

DUE DATE SLIP

GOVT. COLLEGE, LIBRARY

KOTA (Raj.)

Students can retain library books only for two weeks at the most.

BORROWER'S No.	DUE DATE	SIGNATURE

VAIDIKA-PADĀNUKRAMAKOṢĀ

OR

A VEDIC WORD-CONCORDANCE.

Being a universal register of Vedic vocabulary, with Introduction,
Supplement, Reverse-Index and Appendices

BY

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ, M. A., M. O. L.,

Director, D.A.-V. College Research Department and
Viśveśvarānanda Vedic Research Institute; formerly, Principal,
Dayānanda Brāhma-Mahāvīdyālaya, Lahore.



VOL. II.

(The Brāhmaṇas and the Āraṇyakas)

PART, II.

त-ह

SHOWKHAMBA BANGSOT SERIES OFFICE

P. O. ...

VARANASI (U. P.)

LAHORE

1936.

शान्तकुटी-वैदिकग्रन्थमाला

दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्य्यपदप्रतिष्ठितचरेण, दयानन्दमहाविद्यालयी-
यानुसन्धानालये विश्वेश्वरानन्दवैदिकानुसन्धानालये चाध्यक्षपदाधिका-
रिणा, एम्. ए., एम्. ओ. एल्. इत्युपाधिधारिणा

विश्वबन्धुशास्त्रिणा

सम्प्राप्तानेकविपश्चित्सायुज्येन

सम्पादिता



तस्यां चायं

द्वितीयो ग्रन्थः

लवपुरम्

१९६३ वि०

THE ŚĀNTA-KUṬĪ VEDIC SERIES

EDITED

WITH THE HELP OF VARIOUS SCHOLARS

BY

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ, M. A., M. O. L.,

VOLUME TWO.

LAHORE, 1936.

वैदिक-पदानुक्रमकोषः

स च

RESERVED BOOK

वैदिकवाङ्मयीयसकलपदजातस्य वर्णमात्रानुपूर्व्या स्वरसंस्कारानुसारेण
च सङ्कलितः, विविधविषयया भूमिकया पुरस्कृतः, मूल-
विस्पष्टनैष्टिप्पणैः सनाथितः, परिशिष्टचक्रेण परिवर्धितश्च

विश्वबन्धुशास्त्रिणा

एम्० ए०, एम्० ओ० एल्० इत्युपाधिधारिणा, दयानन्दमहाविद्यालयीयानु-
सन्धानालये विश्वेश्वरानन्दवैदिकानुसन्धानालये चाध्यक्षपदाधि-
कृतेन, दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्यपदप्रतिष्ठितपूर्वेण

सम्पादितः

अयञ्च तत्र

(ब्राह्मणारण्यकीयस्य)

द्वितीयस्य विभागस्य

उत्तरार्धः

त-ह

लवपुरम्


१९६३ वि०

(All rights reserved)

FIRST IMPRESSION, 1000 COPIES.

Published by Dr. Kedar Nath, L. R. C. P.&S., Secretary, V. V. R. I. Society, Shant Kuti, Simla and Printed (P. LVII-LXVIII & ऋ-ढ) by K. R. Jain at the Manohar Electric Press, Lahore and (P. 443-1163) by Ganapati at the Bhushan Press, Lahore.





A. C. WOOLNER

1878-1936

TO

THE MEMORY OF

My dear Teacher

PRINCIPAL, DR. A. C. WOOLNER

Who did so much for the advancement of Sanskrit Studies
in this Province and whose close association with
and deep interest in this work was a source of
constant inspiration and help to us all.

TABLE OF CONTENTS

(विषय-सूची)

I	Preface to part II....	LXV.
II	Introduction (continued from Part I)	LXVI.
III	वैदिक-पदानुक्रमकोषः (उत्तरार्धः त-ह)	४४३-११४२
IV	परिशिष्टम्	११४३-११६३
V	उत्तरार्धीया संशोधन-पत्रिका				झ-ठ
VI	पूर्वार्धीय-संशोधनपत्रिका-परिशिष्टम्	ड-ढ

PREFACE

I.

Apparently, an unconscious under-estimate of the actual bulk of the present Part led to the expectation that it would be out earlier. It might have been so if the surplus matter covering more than two hundred pages could have been withheld and reserved for a subsequent Part. By virtue of this enlargement, it has however been possible, though not without straining the already meagre finances of the Institute, to present entire *Brāhmaṇa cum Āraṇyaka* material in these two Parts. The supplement at the end seeks to register such vocabulary or subsidiary information about it as escaped previous notice or became available only after the main body of the work had been seen through the press. The Reverse Index and certain Appendices of supplementary nature will be supplied separately in a consolidated form as the concluding Part of the Concordance.

II.

The Institute has of late been got registered and is being

V. V. R. I., Lahore, July, 12, 1936.

re-organised on the executive as well as academic side with a view to ensure the continuity and steady progress of the work before it and look to the supply of necessary funds. It is hoped the Central and Provincial Governments of India and States may with their liberal help make it possible for the Institute to carry this project to completion. In presenting this Part, I have to express sincere gratitude of the management to Shri Raja Hemendra Sen Bahadur C. S. I., the enlightened ruler of Keonthal State (Simla Hills) for his active sympathy with this noble cause. It is noteworthy that the gift of a valuable piece of land at Simla by his father, the late Raja Bije Sen to Shri Swāmī Viśveśvarānanda Ji made it possible for the latter to build the Śānta-Kuṭī estate where this scheme originated and developed. It is in recognition of this association that the Śānta-Kuṭī Vedic Series has been so named. May his active co-operation lead to the enlistment of further patronage for this work.

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ.

INTRODUCTION

(Continued from Part I)

(A). P. S. to Ch.i. (P. XXI-II, ष.)

I. The Prapāthaka I. with Sāyaṇa's commentary, edited with Introduction and translated into German by Kurt Klemm (Gutersloh, 1894). It has since been properly utilised.

4. Text with Sāyaṇa's Vijnāpana-bhāṣya, critically edited with Introduction and Notes by H. F. Eelsingh, Lieden, 1908.

This work has been very helpful in so far as it has enabled me to further check and at many places, correct my previous readings or, if I may say, decipherments based on the hopeless Calcutta edition. Thus, e. g. पृथु-बुधी→घ्रा, यजमानमात्रा→त्री and नवच्छेदना→च्छेदना (३,४). The line प्राप्नवानीत्युर्गुदुम्बर ऊर्गन् साम तस्मात् सामगेभ्योऽपचिति (४,३) was found wanting in the same passage and has now been supplied. Where, however, Ee.'s readings have been incorrect or defective, the same have been accordingly noted. e. g. Cf. पर्जन्य-पुरोवलाक- (१,२), जन्य-अदन्ति (१,७), उद्युङ्क्ते, विलुब्ध-and प्रवहंताम् (३,१), अग्निष्टोम-साद्यस्क-पराक- (४,३)- and अभ्यद्रवन् (४,५). In the absence of any clear advantage on his side, his readings have been entered by way of पाभे., e. g. आज्याहुतीः (५,५).

(B). P. S. to Ch. I. (P XXII, ङ.)

2. The Prapāthaka I. edited with Introduction, Guṇaviṣṇu's and Sāyaṇa's Commentaries and his own German Translation by H. Stöner and published from Halle, A. S., 1901.

3. Text edition by Hans Jörgensen (Darmstadt, 1911). It has not been procurable for the present work.

(C). P. S. to Ch. II. (P. XXV)

(k) A useful addition to the Vedic indexical literature has recently been made by the appearance of Renou's 'Indexe Vedique' in the local Journal of Vedic Studies. He has dived deep into a vast mass of learned contributions to research journals and critical apparatus of some of the recent text-editions and registered numerous new words and references.

(D). P. S. to Ch. V. (B)

पा.=पाठः; पाभे.=पाठभेदः

(E). P. S. to Ch. V. (C)

Ee=Eelsingh, H. F.; Kl. = Klemm, K.; Rn.=Renou, L.; St.= Stöner, H.

अथ

वैदिक-पदानुक्रमकोषे

ब्राह्मणारण्यकीये द्वितीये विभागे

(उत्तरार्धः)



अथ वैदिक-पदानुक्रमकोषस्य

द्वितीये विभागे

द्वितीये हलादिखण्डे तकारादिशेषः



√तंस्

तद्

√तंस्, अतंसयन् श. १३, २, ९, ७;
 तै. ३, ९, ७, ४. तन्तस्यमान- अद्र.
 तंस्य... तंस्यमान- √तन् द्र.
 √तक्ष्, तक्षति ऐआ. १, ५, ३; ताष्टि-
 ऽइव ऐ. २, ४; ततक्ष तै. २, ५, ४,
 २; ततक्षुः तैआ. १, ११, १; तक्षन्
 ऐ. ४, ३२; शां. २०, ४; २२, २;
 अतक्षम् तै. २, ४, ७, ४; ३, ६, ८, २.
 तक्षक- ऋः तां. २५, १५, ३;
 तक्षण- णेन जै. २६.
 त्तक्ष(त्←)ती- ती तै. २, ४, ६,
 ११; तैआ. १, ९, ४.
 त्तक्षन्- क्षा श. १, १, ३, १२; २, ३,
 १, ३१; ३, ६, ४, ४; का. २, १,
 ३, ७; जै. १५१; -क्षणः गो. १,
 २, २१; -क्षणम् तै. ३, ४, २, १;
 -क्षणः श. ३, ६, ४, ४.
 तक्षु- क्षवः जै. १९३. तष्ट- तष्ट-
 अद्र.
 √तट्, तटति प. ५, ७.
 तटाक- कानि प. ५, १२.
 तण्डुल- लः झ. १, १, ४, ३; -लाः
 ऐ. १, १; वा. २, ५, ३, ४; ५, २, ३,
 २; का. १, ५, २, ४; २, १, ३, २३;

तै. १, १, ६, ६; ३, ८, १४, ३; -लान्
 श. २, ५, ३, ४; ५, ३, १, १३; २, ७;
 ८; ११, १, ४, २; ३; का. १, ५, २,
 ४; गो. २, १, ९; -लानाम् श.
 ६, ६, १, ८; १०; का. २, १, ३, ८;
 -लैः तै. ३, ८, १४, ३.
 शतत्- -त् ऐ. ५, १४; ७, १४; १५;
 -त् ऽइति ऐआ. १, ३, ३; ६.
 तत-वती- स्या ऐआ. १, ३, ३; ६.
 रतत्, त्ता(√तन्)- -त् तैआ. ७, ६, २;
 -तम् शां. २०, ३; २१, ३; तैआ.
 २, ६, २; गो. १, १, १३; -ताष्टि
 तां. २१, १, ८.
 तत-मफ- -म् ऐआ. २, ४, ३.
 तत-वत्- -त् शां. २६, ८; १०;
 -न्ति शां. २६, ८.
 ततन्वस्- -न्वान् शां. २५, २; २६,
 ८; शांआ. १, २.
 तति- -तिः शां. ७, ९; १०, ५; २६,
 ८; -त्यै ऐ. ६, २०; गो. २, ६, २.
 तत्वाय श. ६, ३, १, १३.
 तत्स्(ः), ततिथी-, तत्र, तथा तद्-अद्र.
 तत्तुरि- -रिः श. १, ८, १, २३.
 तद्(→त-, स-, सा-) → तत्, द् ऐ. १,

१; २; ऐआ. १, १, १; २; ३; शां.
 १, १; ४; शांआ. १, २; ३-५; ४,
 १; २; ५; ६; श. १, १, १, १; २; ३;
 का. १, १, १, १; २; ३; ४; तै. १, १,
 १, १; २; ३; तैआ. १, २, २; ३; ३,
 ३; ४, १; ५, २; तां. १, १, १; २, ८;
 ५, ६; १७; जै. १०; ११; १३;
 १४; जैउ. १, १, १, १; ४; ८; २, ३;
 ४; आ. १; २, २५, ७; ८; ९;
 १०; सा. १, १, ८; ११; १३; ४,
 १६; ७, १; १६; सं. १; मं.
 १, १, ४; १०; ३, ९; ५, ७; प. १,
 १; दै. १, २४; गो. १, १,
 १; २; तवत् तव ऐआ. १, ३,
 ६; श. ७, १, २, ५; १३, ४, २, १७;
 १४, ४, २, २८; ३, २७; तां. २४, ३,
 ३; तम् ऐ. १, २; १०; ऐआ.
 १, १, २; ४; ३, ५; शां. १, २; २,
 १; ८; शांआ. १, ६; ८; २, १७;
 ३, ५; श. १, १, २, १९; २२; ३,
 ५; का. १, १, १, ५; २, ३; ४, ७; १५;
 २३; तै. १, १, १, २; ३; २, ४; ३,
 १०; तैआ. १, २, ४; ६; ३; १०, २;
 ११, ५; तां. २, १०, ३; ४, १, ४;

† 'ताण्डुलन्' इति मुपा. चिन्त्यः । || 'न गो...' पा. ६, १, १८२ इति विभक्तिस्वरप्रतिषेधो द्र. ‡ =तात (पितृवाचकं प्राति.) । ॥ तात←तत्←तद्-ऋ. १, १२०, १ द्र. । 'कृता' इति सा. Ly.-Ms.C. च । φ←'तत+तमप्' (तकार लोपः) सा. शं. Bw. प्रभृ. । 'ततम्' इति Kt. मुपा. । तत्र च टि. द्र. ।

३, १२; ५, २; जै. ११३; १२; १३; १४; १६; जैट. १, १, ४, १; ६; २, १, ६; ४, १, १; २; ६, २, ९; ११; सा. १, १, ८; ३, ८; सं. ३; मं. १, ४, ९; ७, ३; २, ८, १४; प. १, १; ४; ५; ३, १; गो. १, १, १; ४; ५; ७; तमसूतम् शां. ६, १५; २०, ३; सं. १; तथा ऐ. १, १३; २३; ऐवा. १, ३, ३; ६; शां. १, १; ४, १२; १५, ३; श. १, ३, ४, ७; ९; ७, २, १७; ८, १, ७; १०; १७; का. १, ६, २, ५; तै. १, २, १, ७; २, २; ३, ४, ४; १, ५; तैवा. ४, १७, १; १८, १; १९, १; ४२, २; ५; ५, ८, १०; तां. १, ६, ६; ८, ३; ६; ८; जै. १३; १९; ८८; जैट. १, १२, ३, २; ३; प. ४, ५; गो. १, १, १६; २, १५; १८, ५, २, २; ३, १८; तयोः ऐ. १, १७; ३, ९; ६, १५; २४; २८; ऐवा. १, ५, २; २, ३, ६; शां. ९, ३; १२, ४; २५, ९; १०; ११; २७, १; शांवा. ५, ५; श. १, २, ४, ४; ७, २, ११; ९, १, ८; २, ५, २, २; का. १, ५, १, २; ६; ९; १३; २, ५; तै. १, २, १, २४; ६, ३, ९; ८, १०, २; २, १, २, ९; ३, ५, १०, २; तैवा. १, १०, ५; ६; जै. ३८; ४६; ५०; १५२; तां. ५, ५, १४; ७, ६, ११; ८, ९, २१; १०, ४, ३; जैट. १, १७, १, २; १८, २, ६; ३, २, २, ७; ४, १, १, ८; गो. १, ४, २०; ५, ३; तस्मात् ऐ. १, ३; ४; ऐवा. १, १, १; ४; २, २; ३; ४; शां. ६, ११; १३; ७, २; शांवा. १, १; ४; ५; २, ११; श. १, १, १, ५; ६; ८; १०; १६; १७; का. १, १, १, १; २; ३; ४; ५; ६; १०; तै. १, १, ४, २; १०, ४; २, ३, ३; ४, १; ३, ४, ५; तैवा. १, ५, २; ७, ३; ४; १९, १; तां. २, १, ३; २, ४; ६, ३; ७, ३;

८, ३; जै. १४; १५; १९; २०; २१; जैट. १, १, ४, २; ३; ४; ५; ६; वा. १; सा. १, १, ४; ८; १३; २, ९; सं. २; मं. २, २, ११; प. १, १; २; गो. १, १, ४; ५; ७; ३; ९; तस्मिन् ऐ. १, १; २, ३; १०; १७; ऐवा. २, ३, १; ३, १, २; ५, १, १; शां. १, २; २, ९; ४, १२; शांवा. १, २; ३, ५; ४, ६; ११, १; श. १, १, ४, १४; २, १, ५; ३, ४; ३, २, १४; का. १, १, २, ६; २, ३, ४; ३, १, १; ३, २, ४; तै. १, ३, ५, २; ७, ६, ५; २, ५, २, ३; ७, १५, ३; ३, १, २, २; तैवा. १, ७, २; २२, ९; ३, १, ५; ३२, १; ३, १४, २; तां. १, ३, १; २, १०, २; ६, ५, १; ७, ६; १४; ७, ६, ११; जै. १४; ३२; ४९; ६२; ८८; ११०; जैट. १, २, १, १०; ३, २; ६, १, ४; १४, ४, ५; ३, २, ५, १; प. १, २; ६; २, १०; गो. १, १, ३, १; २, १; ७; ८; तस्मै ऐ. १, ४; १५; २, १; ३, ५; शां. १, २; ६, १३; १४; ७, ६; शांवा. ४, १; २; ११, ८; १२, ५; श. १, १, २; १३; २, १०; २, २, ६; ३, १, २७; का. १, १, ३, ८; २, १, १; ९; २, ९; ३, ३; ४; तै. १, १, १, ५; ४, ८, ४; ५, १२, १; २, २, ४, ४; १०, ८; तैवा. १, ६, २; २७, ३; ३१, ६; २, ५, २; ६, २; तां. ४, १०, १; ७, ५, २; २०; १०, १०; ८, १, ११; जै. १४; ४०; ७३; जैट. ३, १, ३, ८; ५, २; ३, ४, ३; ६, ३, २; २, ३; सं. ३; मं. २, १, १०; ४, ६; ९; वं. २; प. २, १०; ३, १; गो. १, १, ३२; २, ५; १८; तस्य ऐ. १, १२; २८; २, १; ६; ऐवा. १, ४, २; २, १, २; ५; शां. ६, ७-१०; १३; शांवा. १, १; २; ३; ८; ४, १; श. १, १, १, १७; २, २२; २३; ४, १; का. १, १, २, ५; ७; ४, १; ४; १५;

१६; तै. १, १, ३, ८; १०; १२; ५, ८; २, ३, ३; तैवा. १, २, ४; ३, १; ४, ३; ५, २; ६, २; ७, १; तां. १, ६, १; ४; ९; १०; जै. ११; १२; १७; २७; जैट. १, १, १, ३; ४; ५; ३, ७; ५, २; ३; वा. २, २, ३, ९; सा. १, १, २; ३; ५; ६; १०; प. २, ३; ३, १; ८; दै. ३, १६; गो. १, १, २; २, २; ९; तस्याः ऐ. १, २५; ३, १८; २२; ऐवा. १, २, २; शां. २, ९; ४, ५; ६; ७; ९; शांवा. ४, १२; ७, ५; श. १, १, ४, ३; ५; ७, २, १८; १९; २, १, ४, २८; ३, ३, १६; का. १, १, १, ५; २, १०; ४, १०; २५; ४, १, ३; १२; १७; तै. १, १, ३, ६; ४, १, ५; २, १, २, ४; ३, १०, २; ३; तैवा. १, २, १; १०, ७; २५, ३; १०, १, ८; ११, २; तां. २, ७, ५; १०, ४; ५, ७, १; ६, १, ४; ५, १४; जै. ६२; ८९; जैट. १, १, १, ७; ७, १, ३; ३; ३, ६, ४, १; ४, १२, २, १; सा. २, ५, ४; ३, ७, १०; प. १, २; २, १; २; गो. १, २, १०; १६; ५, ४; २, १, १६; ४, १७; तस्याम् ऐ. १, ११; २, १०; ३६; शां. १, ३; ३, ७; ४, ४; ६, १; श. १, ६, १, ८; ३, ७; ७, १, ९; ८, १, ३; ८; का. १, १, १, ७; २, १, २; ४, ११; तै. १, ५, १२, ३; ४; २, ४, ६, ११; ५, ८, ७; ३, १, १, १२; तैवा. १, २, ७, ३; ५, १०, ५; ६, ८, १; तां. १६, ११, ७; १६, १०; २०, ४, ४; जै. १९; २४; ५३; गो. १, २, १९; २, ६, ९; तस्यै ऐ. १, ७; ९; २, २६; ३, १३; ४, ७; ८; ऐवा. १, २, ४; २, ३, ६; शां. ४, १२; १४; शांवा. ४, ३; श. १, १, ३, ११; ४, १६; ६, २, ७; ७, २, २०; ८, १, ७; का. १, ३, १, १४; २, ४; २६; २७; तै. १, १, ९, १; २; तैवा. ४, १, १, ५, १, १; २, ३; ६, १, ३; तां. ६,

७, ६; २०, १६, २; जै. ५३^३;
 ८९^३; १०२^५; जै. १, १३, १, ४;
 ३, ६, ४, १; ४, १०, ४, ८; मं. २,
 ६, ९; ता शांआ. १२, २; ७; तै. २,
 ६, १३, ३^३; १५, २; ८, १, २, ४, ३;
 ४; ५; तैआ. ६, ५, ३; जै. १८;
 ९१; १०३; प. १, ६; ता: ऐ. १,
 २^३; ९^३; १०; ११^३; ऐआ. १, १, २^३;
 ४^३; २, २^३; शां. २, ३; ३, ५; ८;
 ९^३; ७, ८^५; शांआ. १, ४; ६; २,
 १; २; ४, १२; श. १, १, १, १२;
 १८; २०; २१^३; ३, ५^३; का. १, १, १,
 ३; २, २; ४, १०; २, २, २; ३, २, ३;
 तै. १, १, ३, ८^३; ५, ४; ९, १०; २,
 १, ४; तैआ. १, ३, ४^३; ४, ३; १०,
 १; ११, ४; ८; तां. ४, १, १^३; २^५;
 जै. ११; १८^५; जै. १, १, २, ७;
 ७, १; ३, १, १; २; ४, ३; मं. १, १,
 ५; ४, ५; २, ५, ८; ८, ३; प. २, ५;
 ६; ७; ४, १; ४; गो. १, १, ३; ७^३; ९;
 ११; २, ५, १०^३; ता: ऽइव श. १,
 ९, २, १२; ताम् ऐ. १, १४^५; २१;
 २३^५; ऐआ. ५, १, ४^५; शां. १,
 १; ५, २; ६; ६, १; ७, ६; ८, ४^३;
 शांआ. १, ७^३; ३, २; श. १, १,
 १, १६; २, २२; २, ४, ११; ४, १२;
 १३^३; का. १, १, १, ६; ७; ८; १०;
 ३, २; तै. १, १, २, ३; १०, ३^३; २,
 १, २६; ३, ४, २; ४; तैआ. १, ७,
 २; ४; १२, २; १३, ३; २८, १; २,
 २, १^३; तां. १, ३, ३; २, १, ४; २,
 २^३; ३, ५; जै. १४; १६; २२; २३^३;
 जै. १, ४, १, ३; ४, १; ३-७; सा.
 १, ८, ३; ३, ६, १; ७, ७; ९, ३; ४; मं.
 २, ३, १८; ५, ३; ५; प. १, १; २^३;
 २, १; ३, १; गो. १, १, ५^३; ६^३; ८^३;
 तानि ऐ. १, १२^६; ऐआ. १, १,
 २^३; ४, २; २, १, १; ३, ४^३; शां. २,
 ८; ४, ११; ५, १; १०, ३; २५, १२;
 २७, १; ७; शांआ. १, २; ५; २,

२; ७, २२; ८, १; श. १, १, २,
 ७; ४, २^५; १२; ३, २, १६; ५,
 १६; ६, १, १२^३; का. १, १, २, १२;
 ४, १४^३; २, १, ११; ३, ३, १५; ४, १,
 १९; तै. १, २, ६, ५; ३, ८, १; ४,
 १, ३; ७, ६; ९, ३; तैआ. १, ११,
 ३; २४, १; २, २, १^५; ४, १; ३, १२,
 ७; तां. ४, ८, १०; ९, १७; ७, ३,
 १९; ४, ५; ८; ८, ४, १^५; जै. ३२;
 ५३^३; ६४; ७१; ८१^३; जै. १, १,
 १, ८; ६, ६; ७, ३; ४; ३, १, ७; ४, ३,
 ३; आ. १; सा. २, ६, १०; ३, ४,
 ८; ५, ५; ६; ७; सं. ३; मं. १, ३,
 १-३; २, ४, ५; प. १, २^५; ३; ३,
 १; ५, ३; दै. १, २४^३; गो. १, १,
 ३७; २, २; ३, १४^५; २, १, १८; ६, १;
 तानि: ऐ. १, २४; २, ४; १४; १८;
 ३, १७^३; ४, २४; ८, ७; २४; २५;
 ऐआ. ५, ३, २; शां. ३, ८; ७, ८;
 २६, ७; २८, २; श. १, १, ३, ३; ३,
 ३, ४; ३, ४, ३, २, २; ८, २, ७; ५, ११;
 का. १, १, २, १०; तै. १, १, ७, ३^३; ८,
 ६^३; ३, ५, ३; ७, १, ५; तैआ. २, ९,
 १; ४, १८, १; २२, १; २३, १; ५, ४,
 १; तां. २, ३, २; १६, १, १२; ६, ३;
 ८; ९; जै. २०; मं. १, ५, ४; गो.
 १, १, २; २, ५, ८^३; तान्य: ऐ. ६,
 २१; ७, २; १९; ऐआ. २, ४, २^३;
 शां ८, ६; श. १, १, २, १८; ९,
 २, १२; ४, ४, २, ४; ६; ६, ४, ४, २;
 १६; का. २, १, २, १४; तै. १,
 १, ३, ५; ५, ४; ३, ५, ४; ७, ६, ८; २,
 २, ९, ७; तैआ. १, २३, ७; ५, ८,
 ७; ८; तां. ७, ५, २; ८, ८, १४;
 २१, २, १^३; जै. १८; जै. १,
 १०, २, २; प. २, ३; गो. १, १,
 ३; १०; ११; २, २, २; ६, ३;
 तान्याम् ऐ. १, १६; ४, १३; ५,
 ३०^३; शां. ३, ५; ६; ७, १; ११, ४;
 १९, १; श. १, १, ३, ३; ३, १, २, २;

५, १, २५; ६, ३, १४; ४, ३;
 का. १, ४, १, १३; ५, ३, ८; २, १,
 ३, १; तै. १, १, ६, ५; ४, २, ३; ४,
 १०; ७, ३, ५; ८, ५, ६; तैआ. ५,
 १, ७; ७, ३; ६, ३, १; तां. ४, १, ११;
 ५, १५; ६, १४; ६, ४, ७; ७, ५, ११;
 जै. १७^३; २०; ३६; ३८^३; जै. १,
 १०, २, ४; १७, २, ३; १८, २, ४;
 ३, २, ३, ३; ४, ५, १, ४; सा. १,
 १, १७; प. १, १; गो. १, २, १५;
 २, १, १७; ३, ११; ताम् ऐ. ५,
 १९; २३; २५; २७^५; ऐआ. १, १,
 २; ३, ७; ५, १; ५, १, ६; शां. २,
 २; ३, ३; ४, १३; ६, ११^३; ७, ४;
 शांआ. ३, ४; ७, २, ३; १३, १; श.
 १, १, ४, ८; २, ५, २; १८; १९^३; ३,
 १, १५; ४, १, १४^३; का. १, १, १,
 ७^३; २, १०^३; तै. १, १, १, ३; ३,
 ७^३; ९, १; ९; तैआ. १, २, २; ६, ३;
 २७, ३; २, ९, १; ३, ११, ५; तां. २,
 २, ४; ८, ३; ९, ३^३; ४; १५, ३; जै.
 ५३^३; ७४^५; जै. १, २, १, १२;
 ४, २, ३; ६; ३, ३; ४, ४; ५; ६; सा.
 १, ८, ५; २, ६, ६; ७; ३, ५, ७; मं.
 १, ४, १-४; ५, ६; प. १, १; २, १;
 २^५; ३, १; गो. १, १, २५^३; ३१; २,
 २^३; २०; ३, १५; ताम् ऽताम् जै.
 ३२; जै. १, १, ३, ५; प. १, ५;
 तासाम् ऐ. १, १३; १६; २८;
 २९; ऐआ. ५, २, २; ३; शां. ३,
 २; ७; ८; १०; ८, ६; १०, १; १५,
 १; ३; ४; श. १, २, १, २२; ५, २,
 १७; ३, १, ३, ९; ८, ३, १४; ५, ४,
 ५, २१; का. १, २, ३, २३; ६, १,
 ४; २, ७^३; २, १, ४, २०; तै. १, १,
 ३, ५; ६, ४, २; २, १, १, २; ५, ६,
 २; ७, ५, १; तैआ. ५, ६, ८; ६, ९,
 १; ७, ५, १; तां. ४, १, १; २^३; ६,
 १, ४; ७, ५, २^३; ८, १; १३, ९, ५;
 जै. ९०; जै. १, ७, १, ५; ११,

† 'ताः' इति पा. सुशोधः किमिव G. चकित इति न विद्यः ।

१,८; ३, १, ४, १०; सा. ३,६,
 ११; गो. १, १,३;२,२; ९; १०;
 २१; ३, ५; तासु ऐ. १, १०;
 २,१०;२०; ३,१७; ३६; शांआ.
 ६,१९;२५,७;२६,१; श. १, ३,
 १,९;८,२,७; ९,२,२६; २,१,१,
 ५;३,६,३,५; का. १, १,१,३;२,
 २; तै. १, ६,२, १; ३,८, २,१;
 १२,२,९; तां. ८, ४,८; ५,६;८;
 ९,१,८; ११,५,९; जै. २०; ५७;
 ६५; ७८; ८०; घ. ३,१; गो. १,
 १,३; ते ऐ. १,१; २; ७; ऐआ.
 १,१,१;२;२,१;२; २,१,१; शां.
 १,१;२;२,७;३,४;६,१;शांआ.
 १,४;६;७;२,१८; ३, १; ४,१;
 २; श. १,१,१,७;३,२;४, १४;
 १६;२,३,३;४;६; का. १, १,१,
 ४;२,९;११; १२; तै. १, १,२,
 २;३; ५; ३, २; ४, ५; तैआ.
 १, ७,१;२; ४; ८, ६; १०, ४;
 १२,३; तां. १,७,५;२, २,२; ४;
 ८,३;१५,३; जै. ११; १२;१३;
 १४;१५;१६; जैड. १, १,७,१;
 ४;२,१,२; ९; ३,६; ३,१,६;२,
 १;२;४, ४, ६; सा. १, १,१५;
 १७;५,१२; सं. ३; घ.१,१;२;४;
 ५;६;२,५;७,२; गो. १,१,२३;
 २८;२,६;३, १५; १९; २०; ५,
 २२; २, ६,१४; तेडले तै. १,७,
 ८,३; तेन ऐ. १,६;१४; ऐआ.
 १,२,२; ४; २,२,३;४; ३, ८;
 ३,२,६; ५,१,२; शां. १, १,२,
 २;६; शांआ. ३, २;४,९; श.
 १,१,१,१; ९;२, १९; ३,७;४,
 ८;२,१,३; का. १, १,१,९;१०;
 ४,२;३;४; १४; तै. १, १,७, २;
 १०,५;६; ६, १,९; २,१,२, ८;
 तैआ. १,३०,१; २,२, १;३, १;
 ४,१; ११,१; तां. १, १,१, ८,
 २;१०;११;१३;३,९,३; जै. ११;

१२;१७;१८; १९; जैड. १,१,
 १,८;६,१;४,२,४;५; ११, १,४;
 सा. १,७, १६; २,४, २; ६,१०;
 ११;१६;३,४, १०; सं. १, १,३;
 ४;३,१०;५,२;६,७;७,३; घ. १,
 १;२;४; दै. २, ८; गो. १, १,
 १; १३; ३२; ३७; ३९; तेभि:
 ऐ. ५,१२; तै. २, ५,४,६; ८,३,
 २;३,५,७,५;६,११,४; तैआ. १,
 ७,५; ६, ६, १;२; सं. २, ६,३;
 तेभ्य: ऐ. १, १०; १५; २,३; ७;
 ३,३०; शां. १,२; ६, १५; श.
 १,२,५,२५; ५,१,१२; ६,२,३;
 ८,१,२८; २,३,४,२; का. १, २,
 २,५;३,३,४;५; १०;४,१,१; तै.
 १,३,४,४;४,७,७; ६,७,२; १०,
 ४;२,१,१,२; तैआ. ५, २,१; ८,
 ८;६,२,१;७,३;१२,१; तां. ८,
 ३,१; १४,११, १५; १७, १,१;
 २२,१७,२; २३,१२,२; जै. ४७;
 ७४; जैड. १, ३,१,५; ६,२, ९;
 १७,३,६;२,४,१,४; सा.१,१,
 १५;१७; घ. १, ५;७;२,३;५,२;
 गो. १,१,५;६; ८; १०;२,१३;
 तेषाम् ऐ. २, १०; १३; ऐआ.
 २,३,१; शां. ४, १४; ५,३;४;५;
 ७;८; १०, ५; ६; शांआ. ३, २;
 श. १, १,१, ११; ४,७; ३,१,२;
 ७, ३, ५; ४, ४; का. १, १, २,
 १२; २,२,५;६; ३,२; ३,३,१६;
 ४,२; तै. १, १,२,३;३, १०,९;
 ५,१२,१; २, १,१, १; तैआ. १,
 ३,१; ७, ४;६; ९,५; तां. ४,७,
 ७;५,९,१३;१४; ६,८,४; ७,५,
 ६; जै. १४; १५;१७; ३४; ३७;
 जैड. १, २,१, १२; ६,२,११;३,
 २; १२,४,३; १८,३, ९; सा. १,
 १, १७; ३,९,६; सं. २,१,१०—
 १२; २,१४; घ. १, ६;७; ४,१;
 दै. २, ३;४; गो. १, १, ३७;२,

४; १०; २२;३,१९; तेषु ऐ. ४,
 १८;८,१७; ऐआ. २, ३,२; शां.
 २९,५; शांआ. १,४; श. १, ३,
 ३,८;६,४, १७;९, १,३;३, ८;
 का. १,२,२,६; ३,२, १५; तै.२,
 ३,८,३; ७,१८, ४; तैआ. २,७,
 १;७,११, ४; तां. ४, ४,२; ६,
 १०,३; ८,५, ६; ९,८,१२; १२,
 ४,९; जै. १६; जैड. १, ५,१,२;
 ३, ५, ९, ३; गो. १, ३, ३;
 तेषुतेषु शांआ. ३,२; तै: ऐ. १,
 १३; २१; २, २; ३६; ४, २२;
 शां. ३,४;९,३; श. १, ३,१,२;
 ५,३,३; ६,१,१९; २,१,४,१४;
 २,२,३; का. १, ६,१,११; २,२,
 ४,२; तै. १,१,९,८; २,२,४; ३,
 ३,१;७; ८,४; ४,१, ३; तां. १,
 ३,४;८,१४; १५; ४,१,१३; ६,
 ६,६; ७,७,१७; जै. १५; ५३;
 ८४; जैड. १,९,२,९; १४,३,५;
 सा. १, १,१५; ३,१, ७; घ. २,
 १०; गो. १, २, ४; २, १,
 २६; तौ ऐ. १, ४; २२; २९;
 ऐआ. १, ४,१; २,३,७; ३,१,६;
 २,४; शां. ३,५;६; ७,२;४;५;
 शांआ. १,८;२,१;३,५;६,१९;७,
 १९; श.१, १,३,२;४,१५;१६;
 २,३,७;९; ६,३, १४; १५;१९;
 का. १,२,१,१; ३,२,६; ४,११;
 ४,१,२; तै. १, १,१,४; २,६;५,
 ६;२,३,४; ६,१, १०; तैआ. १,
 १०,२; ५; ६; ७; तैआ. ५,१,
 ७; तां. ४,७,१; ५, १,११; ७,
 ८,१;१०,१;९,१,३६; जै. १७;
 ४४; जैड. १,१२,१,७; १३,२,
 ३;१७,१,६; २,८; १८,१,३; घ.
 ३,७; गो. १, २,५; २, २, ६;
 ३,१३; १४; १५; स: ऐ. १,
 १;२; ५;६;८; ऐआ. १,१, १;
 २,१;२; ३,१; ४;८; ४,२; शां.

† तं । नुत । इति द्विपद्यं स्यात् 'तेऽनुत' इति वा ।

१, १; २; २, १; ६; ७; श. १, १,
१, २; ५; ६; ७; का. १, १, १, १;
२; ४; तै. १, १, १, ५; २, ३;
४; ५; २, ६, १, ३; तैआ. १, ५,
२; ६; २, ७; १, १; १, १; तां. १,
७, ६; २, २, १; जै. १, १; १, २;
जैउ. १, १, १, २; ३; ४; ५; सा. १,
१, २; ३; ६; १, ३; २, ८; ३, ६, ५; सं.
३; ४; मं. १, १, १०; २, ३; ४;
५, १, ५; १, ७; प. १, १; ३; ४; ५;
द्वै. १, २, ५; २, १, १; गो. १, १, २;
३; ४; ५; ६; सा ए. १, १;
७; ऐआ. १, २, २; ४; ३, ४;
शां. १, ३; ५; २, २; श. १, १,
२, ९; ४, ३; १, ५; १, ६; का. १, १,
१, ६; ४, ५; २, ५; २, १, २; तै. १,
१, ५, ६; ८, ५; ९, १; २; तैआ.
१, २, २; ९, ४; १०, ७; २, २, ९; २, ३,
५; तां. २, २, ३; १, १; जै. १, ९;
२, ४; २, ५; ४, ४; जैउ. १, १, १, ३;
७; ५, १; ३; सा. १, १, १, २; २, ६,
१०; ३, ८, ३; सं. १; मं. १, ६,
२, ८, ८; २, २, १; १, ५; प. १,
१; २; गो. १, १, २, ५; २,
१, ५.
त(-द्वच्छ)-च्छन्दस्-सम् ऐ. ३,
१, १.
तत्काम-मः श. १, २, ४, ४, २; ३;
-माः जै. २०, ३.
तत्त्व(द्+त्व)-म् गो. १, १,
३, १.
तत्त्व-पश्चात् तैआ. ५, १०, ४.
तत्त्व-पाप-म् सा. १, ७, १, ५.
तत्त्व-प्रतिम-मान् गो. २, ६, १.
तत्त्व-सम-सम् श. १, २, ३, २,
१; २; ३; ४; -मैन ऐआ. १,
१, २.

तद्(-द्वअ)-मुकृति-ति ऐ. ६,
१; जै. १, ४, ९; तिः ऐआ. ३, २,
५; शांआ. ८, ९.
तद्(-द्वअ)-न्तर्वेदि-दि ऐ. ७,
२, ७.
तद्(-द्वअ)-पस्-पाः ऐ. ५, १, ३;
शां. २, ५, ८.
तद्(-द्वअ)-मृत-तः शांआ. ४,
१, ४.
तद्(-द्वअ)-र्थ-म् तां. १, २,
१, १, १.
तद्(-द्वअ)-ह-हः सा. २, २, १;
२; ३, ३; ४; ५; ४, ९; ६, १०; ७, ८;
८, ५.
तद्(-द्वअ)-त्मन्-त्मनि,
-त्मानम् ऐ. ४, २, २.
तद्दि(-द्वअ)-तर-रेण श. १,
२, १, २, २.
तद्दिद(-द्वअ)-र्थ-थीः तां.
९, २, ५; जै. ७, ९.
तद्दु(-द्वअ)-क्त-म् ऐआ. १,
३, ८; २, १, ७.
तद्दु(-द्वअ)-पवाद्-दः प. १, ४.
तद्दु(-द्वअ)-पहृत्-तः प. २,
५-७.
तद्देवत्व्य-त्वा-त्यम् शां. १, ८,
१, २; श. ३, ८, ३, १; जैउ. १, १, ८,
४, १, २; -त्याः श. १, ३, ६, २, १, ३.
तद्देवत्व-म् ऐ. ३, १, १.
तद्भक्ष-क्षः सा. २, ४, ९.
तद्भूम-मः गो. २, १, १, ७.
तद्भूप, पा-पम् ऐआ. १, ४, २;
शां. १, ८, १, २; शांआ. १, ४; -पाम्
जै. १, ५, १; -पेण शां. २०, २-४;
२, १, २-४; जै. १, ३, २; १, ३, ४;
१, ४, ४.
तद्भ्यञ्च्-ञ्चः जै. १, ६, ८.

तद्भवत्(वति) सं. २.
तद्बन-म् जैउ. ४, १०, ४, ६.
तद्विद्-दः श. १, ४, ६, ९, ३, ४.
तद्वनत-तः सा. २, ४, ९.
तन्न(-द्वअ)-मय-यः शां.
२, ७, ३.
तन्मयी-यी तै. १, ४, ३, ३.
तत्तस्(ः) ऐ. १, १, ४; २, १; ऐआ.
२, २, ४; शां. १, २; ८; ३, ९, ५,
३; ६, १; ७, ६; शांआ. १, ६; २,
१, १; १, ७; ४, १, ४; ६, १, १; श. १,
१, १, ७; २, ३, ५; ४, २; ८; ९;
का. १, १, २, ६; ९; १०; ४, ५; ७;
१, ५; तै. १, १, २, २; ३, २, १, २, २;
३, १०, १०; ४, ३, ५; २, २, १०, ३,
८; तैआ. १, ८, ५; ७; २, २, ३, ४;
५; ६; ७; ८; तां. ५, ५, १, ५; ८,
५; १०, ९; १०; १, १; जै. १, १;
१, ४; १, ७; १, ९; २, ०; जैउ.
१, १, ४, २; ३; ६, ३; ३, ४, ४; ४, ४,
३; १, १; १, ५, १, ३; आ. १; सा.
२, २, १, ४, ९; ३, ६, १; मं. २, ८,
५; प. १, १; ३; ५; २, १०; ४,
१; ५; ५, २; द्वै. २, २; ३; ६; गो.
१, २, ९; १, ५; २, ०; ३, ६;
१, ३; तत्तत्तः श. २, १, १, १; १, ४,
१, २, १; का. १, १, १, १; ५.
तत्ति(थ→थी)-म् श. १, ८,
१, ५.
तत्र ऐ. १, १; २; १, ७; २, ३;
१, ४; १, ५; २, १; ऐआ. २, ३, ६;
८; शां. ४, ५; ७, ३, ९; ९,
४; १, २, ५; ७; १, ३, ८; शांआ.
२, १, ६; ७, ४; ८, ९; श. १, १,
४, ९; ३, १, ९; ५, १, १, ५; २, २; २, ५;
२, १, ५; का. १, १, १, ९; ४, २; ३;
४; १, ९-२, २; तै. १, १, ३, ४; ९;

† 'सुः । मयै' इति स्वरानुसारी पपा. स्यात् । 'समर्थे' इति पक्षान्तरे-एकं पदं कुर्वाणो भा. चिन्त्यः ।

‡ 'तद् । आत्मनि' इति भिन्नं पदं साधु स्यात् । सायणेन तु. समस्तमेकं पदमिति कृत्वा व्याख्यतम् । § 'वृ' इति मुपा. स्वरः P । Bw. प्रभृतीनां मौनमपि चिन्त्यम् । तु. 'यद्देवत्व्य-' अद्र. । ¶ पा. ६, ३, ९, २. द्र. ।

२, १, २७; ४, ४, १०; ५, २, १; तैआ.
१, २, ३; ८, ६; २, ६, २; ६, १, २;
४; तां. ७, ३, १७; ६, १६; ९,
५, १३; ९, १५; १३, ९, १६; जै.
१५; १७; १८; १०३; १०७; जैड.
१, १, ४, ७; २, २, ६; २, ८; ३, २; ४;
सा. १, ५, १५; ३, ३, ५; ६, १२;
८, ५; ९, १; प. ४, ४; ५, ७; गो.
१, १, ३; १०; ११; १४.

तु-या ऐ. १, ३; ७; ९; १०; १४; १८;
२३; ऐआ. १, ३, ३; ६; २, १,
२; ५, १; शां. १, ४; २, ४; ३, ४;
५; ८; शांआ. १, ४; २, १; १०;
४, १४; १५; ६, २०; ७, ९; १०;
११; १५; श. १, १, २, १०; २, २,
५; ४, १७; १८; ५, १०; का. १, १,
४, २; ३; ४; १९; २०; २१; २२;
२४; तै. १, १, ४, ६; ८, १; ६; १०,
६; ३, १, ६; तैआ. १, ३, ४; १२, ४;
३, १२, ६; ४, ३, ७, १; ६, ९, ३; तां.
११, ४, ११; ९, ७; १०, १५; १२,
३, १७; ४, २७; ९, १७; जै. १३;
१४; १५; १७; ३७; जैड. १, १,
४, ७; ८; ३, ४, ४; ४, १, २; २, ७; ६,
२, १०; ७, २, ३; १२, ३, ६; ७; १६,
१, ४; ५; आ. ई. सा. १, ३, ६; ५, १२;
१५; ३, २, १२; सं. १; प. १, ५;
६; २, १०; गो. १, १, २७; २८;
२, ८; २४; ३, १; ८; तथाऽतथा तै.
३, ६, ६, ४.

तुया-ऋनु-नुः श. १४, ७, २, ७.
तुया-विध-धे तै. २, १, १०, १;
२; ३.

त-द्वा ऐ. २, ३; ५, ३; ६, १६; ऐआ.
३, १, ६; शां. ७, ९; १०, ६; १३,
२; शांआ. ४, ५; ६, १९; ७,
१९; श. १, ६, ३, ३; ६, ८, १,
७; जै. ५, ९; जैड. ३, २, ४, २;
४; प. १, १.

त-द्दानीम् श. ६, ७, ४, ९; १०, ५, ३,
२; ११, १, ४, ३; तै. २, ८, ९, ३;
३, १०, १, ४; ९, ९; १०, ४; जै.
२१२.

√तन्, तनुते ऐ. ६, २३; ३२; ३३;
शांआ. १, ८; शं. १, ३, २,
१; ९, २, ३२; ३, १, ४, १२;
५, ३, १; ५, ५, ५, १८; ९, २,
३, ४; ५; ११, १, ८, ५; १२, ९,
२, ११; १३, २, ५, २; १४, ७, २,
५; तनुते श. १, १, १, १७; ३,
९, ३, २; ६, ३, १, २९; ७, ३, २, ६;
४, १, ३७; १४, ७, २, ५; का. २,
१, १, १२; तै. २, २, १, ६; ८, १;
८, ७, २; तैआ. ८, ५, १; गो. २,
२, ११; १६; ६, ११; तन्वते ऐ. ३,
४; ५; ५, १६; शां. १९, १; ४; २९,
३; श. १, ५, १, १२; ६, १, २०; ८, १,
२८; ९, १, २; २, २, २, १; ३, ८, २,
२; ९, ४, २३; ४, ३, ४, १; ५, १,
१३; ६, ७, १३; ८, १; ९, २१; ५,
५, ५, १८; १२, ९, ३, १; १३,
२, ८, ५; १४, १, ३, ३२; का. १, २,
२, १; तै. ३, ९, ६, ३; तन्वते श.
३, ५, ३, ११; ९, ३, १०; ४,
१, ५, १३; ३, २, ५; ६, ९, ७;
२१; ९, ५, १, १९; ११, १, २,
१; ५, ९, १२; १२, ९, ३, १०;
तां. १०, ४, ६; १३, १२, ३;
ततान ऐ. ४, २०; शां. २५, ८;
तै. २, ५, २, ३; तेनिरे श. ४, ६,
७, १३; १०, ४, ३, ४; ततन्ध तै.
२, ४, ८, १; सं. १, १, ५; तंस्यध्वे
श. ७, ३, २, ५; तंस्यामहै गो.
२, २, ११; तनुताम् तै. ३, ७, ६,
१६; तनोतु श. १, ७, ४, २२;
तनुताव शां. ६, १३; गो. २, १,
१; तन्वताम् तै. ३, ६, २, २;
तनवै श. १, १, २, २; ४, ५, १;

७, १, १५; ३, २, ३, ७; का. २, १,
२, ३; जै. १०२; तनवामहै श.
१, २, १, ५; ७, ३, २६; ८, १, ४३;
२, १-३; ३, ५, ३, १०; ९, ५, १,
१८; का. २, १, ४, ३; जै. १०२;
अतनुत ऐ. ५, ३२; शां. ६, १०;
जै. १४०; गो. १, ३, २; अतन्वा-
ताम् तां. २०, ११, ३; अतन्वत
ऐ. १, २०; २, ११; ३; ३, ४; ५;
५, ३; ६, ४; शां. ६, १३; २९, १;
श. ११, २, ३, ७; ५, ५, १२; तैआ.
३, १२, ३; अतन्वत श. १, १, १,
१७; ६, २, ४; ३, २, ३, ६; ८-११;
४, ३, २, ८; ९; ७, ३, २, ५; ४, १,
३७; ९, २, ३, ३; ५, १, २२; २४;
२५; २७; का. २, १, १, १२; तै. १,
५, ९, २; ३; ४; २, २, ८, १; तां-
१, ८, ९; सं. १, १, ५; गो. २, २,
११; १५; तन्वीत ऐ. ७, ४; ५;
तन्वीरन् श. ४, २, २, ५; अतथाः,
अतसि जै. ८६; अतस्महि श.
३, २, ३, २; ४.

तायते ऐ. १, ८; ३, ११;
४०; शां. ७, ६; ९; ८, ७; १०,
५; १५, १; १६, ५; २०, ३; २१,
३; २६, ७; श. १, ८, २, ७; ९, २,
२६; २७; २, २, ४, १३; ४, १, २,
२६; ७; २, ४, १६; ४, ५, ५,
१; ६, १; ७, १; ५, १, ४, १; २, २,
१८; ३, ३, १५; ५, १; ६, २, २,
२६; ४, १, ९; १२, २, २, १२;
तायते श. ४, ५, १, ५; ९, ४, ४,
१५; ११, ५, ५, ८; १२, २, २, १५;
१७; ९, १, १; का. १, २, ४, १०;
तै. ३, ७, ११, २; जै. ८६; ९२;
१६; गो १, १, २, २; ४, ६; २०;
२४; ५, १; तायन्ते जैड. १,
११, १, ९; तायत जै. ९२.

तंस्यमान-नाः श. ४, ६, ९, १०;

† 'तद्दते' इति मुपा. चिन्त्यः । ‡ स्वराभावचिन्त्यः । § 'अतनुताम्' इति G. मुपा. चिन्त्यः । ¶ Wh.

Gr. 881. e. द. 1. † पूर्वस्मिन् मुपा. स्वरचिन्त्यः ।

१५; -नाच् श. ७,३,२,५. तत्त-
तत्तन्वस्-, तति-, तत्वाय
ग्र.।
तनु- -ना तै. २,६, १, २; -ने ऐ.
१,२८;५,६.
तनुय- -यः श. ७, १, १, २७; तै.
२, ५,३, ३; -यम् तै. २, ८,५,
१; -याय तै. १, १,७,१; ८,४;
२,८,२,५; ३,६, १०, ५; तैआ.
१०, १, १६; -ये ऐ. २, ७; तै.
२,४,३,७; ३,६,६,४; सं. २,१,८.
तुनिमन्- -निम श. ३, ८,३,२५;
-निमः श. ३,८,३,१७; -निम्या
तैआ. ३,२१,१.
तनु- -नुः जै. ६२; जैड. ४, ६,३,
९; -नुम् जैड. १, १४, ३,
८; -नूनिऽइव श. ३,५,४,२१.
तन्वी- -न्वी तैआ. १०, ११,२.
तुनिष्ठ- -ष्ठः श. ७,१,२,२०; -ष्ठम्
ऐ. ६, ४; श. १, ८, १, १६;
१८.
तुनीयस्- -यः श. ७, १, २,
२०; -यांसः तां. २५, ३,
६; -यांसःऽइव श. २,२,२,९; का.
१,२,२,६; -यांसि श. ८, ७,२,
१०.
तनु-त्यज- -जः तैआ. ६,३,२.
तनु- (नुड-प(म→)मां- -मा
तैआ. १०,११,२.
तनु- -नुवः तै. १, १,६, ३; ७, ३;
८, ६; २, १, १७; ४, ८, २; २, ४, ५,
६; ३, ७, ५, ११; १३, २; तैआ. ४,
११, २; ३; १८, १; २२, १; २३,
१; ६, १, ४; -नुवम् तै. १, ७,
४, ३; २, २, ४, ४; ३, २, ८, ६; ३, १,
५; ५, १, १; ६, १; तैआ. ५, ४,
१२; ६, ४, २; १०, १, १६; -नुवा
तै. १, ४, ७, ३; ५; तै. २, ५, ८, ४;
८, ३, २; ३, ७, ७, ९; तैआ. ५, २,

१३; ११, २; ६, ४, २; -नुवाम्
तै. २, ४, ७, ३; -नुवे तै. १,
२, १, २४; २, ४, ३, १२; ८, ७;
तैआ. ६, ४, १; जैड. ४, ३, १, २;
-नुवै तै. २, १, ६, १; ३; ३, ७, १,
४; ३, ५; तैआ. ६, ३, १; ४, २;
१०, १; -नुवौ तै. १, १, ७, २;
३; ३, ७, ३, ५; तैआ. ५, ११, २;
-नू शां. ३, ५; जैआ. २, १८, ३; ३;
-नूः ऐ. १, २४; ५, २५; ८, २७;
ऐआ. १, ३, ४, शां. १, १; ३, ३;
शांआ. १, ४; श. १, १, ४, ८;
५, ३, १०; २, २, १, १४; ३, १, २,
२०; २, २, २०; ४, ९; ३, ३, ८;
४, १, ९; १०; २, ५; ८; १; १५; १६;
४, ३, ९; ४, २, २-२५; ६, ३, २, १;
७, ४, ११; ९, ४, १२; १३; २२;
६, ७, २, ६; ७, ३, १, २३; ४, १,
१६; ५, २, ३, २; ८, २, १, ६; ११,
५, १, १३; का. १, २, १, ९; १०;
२, १, ३, १३; तै. १, १, ७, २; ९,
१; २, १, २४; ३, १, १; ३; ४, ७, २;
४; ६, ६, १; २, २, ९, ६; ७; ८; ५,
८, ८; ८, ८, २; ३, २, ५, ७; ८, १०;
३, ४, ६; ७, ९, ३; तैआ. ५, २,
१३; तां. ९, २, १७; १८, ६, २६;
जै. ३८; सं. १, ४, २-४; गो. १,
२, १५; २, ४, ९; -नूनाम् ऐ.
१, २८; तै. २, ४, १, ५; तैआ.
१, २७, १; १०, १, १६; जै. ६२;
गो. १, ४, १७; -नूभिः श. १, ९,
३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; ६, १,
२, १७; तैआ. १, १, १; २१, ३; २,
४, १; -नूभ्यः तै. ३, ७, ११, ३;
-नूभ्याम् श. १०, १, ३, ६; ७; गो.
१, २, १५; २, ३, ५; -नूम् ऐआ.
१, ३, ४; श. ३, २, २, २०; २१;
७, ४, १, १६; ८, ७, ४, ८; १०, १,
३, ६; ७; तै. १, २, १, ८; तां. १२,

१२, ३; गो. १, २, २१; -नूषु
शां. २५, २; ६; श. ७, ३, १, २३;
तै. २, ४, २, ७; ३, ७, १४, ३;
-न्वः ऐ. १, २४; २, ४; २७; ३,
४; ३३; ऐआ. १, ३, ४; शां. १,
१; २५, २; २६, ११; २७, ४;
शांआ. १, २; १२, १; श. ३, १,
३, २; २, ४, १२; ४, २, ९; १४;
७, ४, ११; ४, ४, ३, १४; ४, ८;
६, १, २, १७-१९; ७, ५, २, ३३-
३६; १०, १, ३, ४; ५; ४, २, १८;
१२, ६, १, १; तैआ. १, १३, २;
२, ४, १; सा. १, ७, ११; गो. २,
२, २; ३; १०; -न्वम् ऐ. ८,
२७; ऐआ. २, ३, ६; ६; शां. ३, ४;
श. २, ३, ४, १९; ६, ६, ४, १२;
८, २, ९; १३, २, ७, ११; १४, ३,
१, ९; का. १, ४, १, १५; तैआ.
१, २७, १; तां. २४, १२, ६;
जैड. १, १४, ३, ६; ८; गो. २,
२, १०; -न्वा ऐ. ८, ६; श.
३, ८, १, १३; ५, ३, ५, २५; ६,
३, ३, २०; ८, १, ९; ८, २, १, ६;
७, ४, ८; तां. १, ६, ७; १२, १३,
१; गो. २, ३, ५; -न्वाः श. २,
३, ४, १९; का. १, १, ४, १; ४, १,
१५; -न्वाम् ऐआ. १, ३, ४; श. ७,
४, १, १६; तैआ. १, ६, ३; -न्वि
शां. २१, २; -न्वि सं. २, १, १३;
-न्वीः श. ७, ५, २, ३२; -न्वी ऐ.
१, १; ३, ८; श. १२, ८, ३, ११;
जै. ३८; गो. २, ३, ५.
तनु-कृत्(√१कृत्)- -कृयः श.
३, ६, ३, ७.
तनु-ज- -स्य तै. २, ४, ४, २.
तनु-दूषि- -पिः सं. १, ७, १.
तनु-धा- -धाः तैआ. ४, ७, ४.
तनु-सुपात्- -स्य श. १, ६, १,
८; तै. ३, ६, ३, १; -त् ऐ. २, ४;

† 'अणूपमा' इति कालि. सुपा. । ‡ 'धर्मतनु' इति आ. सुपा. ग्र. । § =ऋ. ८, ७७, १२. तत्र
'तनुं न्यूनाम्' इति सा. चिन्त्यस्तस्यैव ऐआ. -भाष्यविरोधात् । ¶ 'न्वी' इति संहितायां दीर्घः । तु. =ऋ. १०, ६५, ७. ।

श. १, ५, ३, १०; ४, २; ६, १, ८;
तै. २, ६, ८, १; ११, १; १८, १;
३, ५, ५, १; -तम् ऐ. २, ४; शां.
३, ४; श. १, ५, ३, ८; १०; ४, २;
तै. १, ३, १, ३; २, ६, ७, १; १७,
१; ३, ६, २, १.

तनु-नृ- -सा श. ३, ४, २, ११;
-पुः श. ३, ४, २, ५; -प्रे श. ३,
४, २, ११; गो. २, २, २.

तनु-प्रा(√रपा)- -पाः श. १, ५,
१, २, ५; २, ३, ४, १९; ३, २, २, ३;
का. १, ४, १, १, ५; तै. २, ६, १२, १;
तैआ. २, ५, ३; मं. १, ६, ३, ४.

तनु-पावन्- -वानः ऐ. २, २७.
तन्ति- -न्तिः, -न्त्या ऐआ. २, १, ६.

तन्ती- -न्ती मं. १, ८, ८.
तन्ति-चर्- -रः तै. ३, ३, २, ५.

तन्ति-संबद्ध- -द्वाः ऐआ. २, १, ६.

तन्तु- -न्तवः श. ३, १, २, १८; तै.
२, ४, ७, ११; -न्तुः ऐ. ३, ११;
३८; श. ८, ६, ३, २, २; तै. २, ४,
२, ६; तैआ. ३, ५, १; तां. १,
१; गो. १, १, ३४-३६; २,
२, १३; -न्तुना श. १४, ५, १, २३;
तै. २, ६, ८, ३; -न्तुम् ऐ. ३, ३८;
७, ९; १२; श. ८, ६, ३, २, २;
११, ५, ५, १३; तै. २, ४, २, ६, ५,
४; ५, २, ३; ६, ८, ४; ३, १, ३, १;
तैआ. २, ६, १, २; ३, ११, ६; १०,
१, ४; ६३, १; -न्तुर् तै. २,
५, ५, ३; -न्तुनाम् तै. ३, ७, ४,
१२; -न्तोः ऐ. ७, १७.

तन्तु-मत्- -ते ऐ. ७, ९.
तन्त्वोर्ता- -न्तुनी जैआ. २, २, १,
५; आ. २, १२, ३.

तन्तुम् ऐ. ६, २३; गो. २, ६, ५.

तन्तु- -न्ता शां. २६, १५.

तन्त्र- -न्त्रम् शां. १, १; ४, १३; १४;
७, ८; १८, १४; श. १२, ८, ३,

१४; तै. २, ५, ५, ३; ६, ४, १;
तां. ०, ५, ६; आ. १, ५, ५;
गो. १, ४, २०; २, १, २६; -न्त्रम्-
इव श. १४, २, २, २२; -न्त्रात् शां.
१, ४; ८, २; १८, १०; -न्त्रे श.
१२, २, २, ४; तां. २३, १९, १;
जैआ. १, ५, ५.

तन्त्रातन्त्र- -न्त्रे आ. जैआ. १,
५, २५.

तन्त्रायिन्- -यिणे, -यी श. १४,
२, २, २, २.

तन्त्रि- -न्त्रयः ऐआ. ३, २, ५.

तन्त्री- -न्त्र्यः शांआ. ८, ९; जै.
१२८; -न्त्र्याः शां. २१, ६;
२९, ४.

तन्व- -न् ऐ. ३, ३८; ७, ९; १२.

तन्वान्, न्ना- -नः तैआ. १०, ६३, १;

-तम् गो. २, ३, १२; -ना तै. ३,
१२, ९, ६; -नाः श. १, १२,
३; २, १, ६; ३, १, ५; ४, ४, ८; ३,
२, ३, १; ३; ५; ३, ३, १६; ४, २;
५, ३, १२; १५; ६, १, २७; ७, २, २;
९, ४, ६; ४, १, १, ६; २, ४, १९; ६,
६, १; ७, २, २, ४; का. २, १, २, ५;
४, ४; २, ४, ५; तैआ. ३, १२, ३; गो.
२, २, १६; -नान् ऐ. २, ११; ६,
४; श. ४, १, ५, १३; ११, २, ३, ७;
का. २, १, १, १२; गो. २, ३, २, ३;
६, ६; -ने तै. २, ४, ८, ५. ताय-
मान अद्र.

तन्तस्यमान(√तन्तस्)†- -नाःऽइव
जैउ. १, ३, १, ९.

तन्द्राविन्- -णम् तैआ. ४, ७, ५.

√तन्द्रि, तन्द्रयते ऐ. ७, १५; तैआ.
३, १४, १; ४.

तन्द्रि- -म् जै. १४.

तन्त्यु(√स्तन्)- -न्तुः श. १४, ५,
५, १६.

तन्त्यु- -न्त्यवः तै. २, ४, ५, ४.

तन्व- -स्य शां. २२, १; २; ३; २३,
१; आ. जैआ. १, ११९.

तन्वत्, तन्वान्-√तन् गद्र.

√तप्, तप्यते श. ६, १, ३, ३; ४;
तप्यते तै. २, २, ९, ३; तपति ऐ. २,
४१; ३, ४१; ४४; ४, १८; २०;
२१; २५; ५, २५; २२; ६, ३५; ७,
१७; ३४; ऐआ. १, २, ४; २, २, १;
३; शां. २, १; ३, ४; ४, ३; ५, २; ५;
८; ७, ४; ६; ८, ३; ४; ७; १४, १;
४; १५, ४; १७, १; ३; १८, ९; १९,
२; २३, ४; २५, १; ३; ४; ६; ७;
९; १०; २७, ५; ३०, ६; शांआ.
२, १७; श. १, ७, २, ११; ४, ३, २;
५, ३, १०; ९, ३, १०; २, ३, ३, ७; ४,
१२; ६, ३, ८; ९; ३, २, ३, १८;
४, २, १५; ५, १, १९; २०; ९, २,
६; ९; ४, १, १, २५; २, १, १; ८; ३,
१, १५; २६; ३, १७; ४, १, ३; ५,
५, ७; ९, ४; ६; ६, २, १; ५, १; ७,
११; १२; २१; ५, ५, ३, ४; ७, १,
१, २४; ३, २, १६; ५, १, ८;
८, ४, १, १४; ५, ३, ७; ६, ३,
१९; ९, ५, १, ३७; १०, २, २, १;
४, ३; ६, २; ४, १, २, २, २, ८; ३१;
५, २, १; २; ४; ६; ७; १८; ६, ५, ८
११, २, २, ५; ४, १; २; २, ६, ११;
५, ९, १०; १२, २, २, १; ६; ४, ४, ६;
१३, ४, १, १३; २, २; १६; ४, ११;
५, ४, २, ६; १४, १, १, २७; २८; ३१-
३३; २, १४; १५; २२; ३, ४-
६; १७; २६; २८; ४, २; ९; १५; २,
२, १२; १३; २२; २९; ३, १, ९; १७;
२६; ३; ५, ३, ३; ८, १५, ४; ९; का.
१, १, ३, २; २, ४, ५; ४, १, १०; ६,
३, ७; तै. २, ७, १५, ३; ३, १०, ९,
४; १५; १२, ९, ७; तपति श. १, ४,
३, १; २; ६, ४, १८; २, २, ४, ६; ३,
४, २, १५; ९, २, १२; ४, २, ५, ९; ४,

† 'तन्तु ?ओतु' शब्दयुक्त सामनीति सा. । ‡ दुःकार्ये कण्डवा० । √तंसतेः कम्पनार्थे, √तनोतेर्वा? ।

५,८;३,२,२;७,४,१,१८; ८,५,
३,७;७,१,१७; २०; २, १; ९,
२,३,१४; १०,५, २,२; १२, ८,
३,२४; १४, ३, १, १२; ४, १,
१५; ७, २, २८; ८, १५, ४;
तै. १,५,३,२; ६,६,३; ३, २,७,
६; तैआ. २, १३,१; ५, १२, ३;
८,९,१; १०,१,१; १३, १; ६३,
१; तां. १०, ५, २; ७, १; १२,
१०,६; जै. ११;९०;१०६;११५;
१२७;१२९;१४०;१६०; जैड.१,
१,५,७;६,१;३;४,४,१०;११; ९,
१,२;१०,२,५;१७,२,८; ३,३;७;
१०; १३;२,२,१,१; प.३,१; गो.
१,२,८;४,२०; २, १,२०; २३;
२६;३,२०;४,१०; ५,७;८;६,६;
१२;१४; तपतः श. १४, ७,२,
२७; तैआ. १, २२, ३; गो. १,
२,८; तप्यन्ते तां. २५, ५, २;
गो. २,६,१२; तपन्ति ऐ. ७, ३४;
तपसि तैआ. १०, ६२, १; गो.
२, ३, २; तपामि गो. २, २,
६; तताप श. ३, ४, २, १५;
तेषुः का. १, १,२, १२; तप्यतः
श. ७, ४, १, १८; तप्यामि
श. १४,४,३, ३३; तपतु तै. ३,
७,१०,५; तैआ. ४,४२,२; ६, १,
४; तपन्तु श. ९,१,२,२८;२,१,
२;१७; तप्यस्व श. ६,१,३,३;४;
तपस्व तैआ. ६,१,४;गो. १,१,३४;
तप शां. ८,४; तै. ३, १०,३,१;
तैआ. ४,५,५; ८,४; ५, ७, ७;
तप्यध्वम् शां. ६, १; श. ६, १,
३,२; तप्यामहे जै. १४३; अत-
प्यत ऐ. २,३३;४,२३; ५, ३२;
शां. ६,१;१०; श. २, २, ४, १;
अतप्यत श. ६, १,१,८;१३;३,
१; ३; ४; १०, ४, ४, १;५, ३,
३-७;९;११;६,५,६; ११, ४,३,
१;५,८,१; १३,१,७,१; ७,१,१;

का. १, २,४, १;४,३,१; तै. १,
१,१०, १; २,१,२,१;२,३,१;४,
१;२;३;४;५; ९,१;५-८;३,८,
१; ३,८,१०, १;११,८,६; तैआ.
१,२३,२; ८,६,१; ९,१,१;२,१;
३,१;४,१;५,१; तां. ११,३,९;८,
८;१०; १२,११,२५;१३,६,१०;
११,१०; १४, ३,१९;९,३४;१२,
५; जै. २०; २१; ७२;८०;१८२;
जैड. २,२,१, ३; ३, ४, १, ४;
प. ४,१; अतप्यत् गो. १, १,२;
६;१२; अतपत् ऐ. ६,३५; शां.
१,१; जै. ११; जैड. १, १७, ३,
४;७; १०; अतप्येताम् तां. २०,
११,३; जै. ८४;१४७; अतप्यन्त
शां. २५,१; श. ६,१,३,२; ११,
१,६,१; तै. २,२,३,४; तां. १२,
५, २३; जै. ६५; १४३; जैड.
४,११, १, २; प. ४, १; तप्येत
श. १०,४,४,४.
तप्यते श. १०,४,४,४; १४, ८,
११, १; तैआ. २, १४, १; तां.
२५,१४,३; तप्यध्वम् श. १, २,
१,१३; का. २,१,४,११; तै. ३,
२,७,६; अतापि तै. २,१,२,१.
ततपते तैआ. ६,२,१.
तपत्-ते तैआ. ३, २०, १; -न्
ऐआ. २,२,३; तै. ३,१०, १,२;
९,६; तैआ. १, १४,१; २२, ३;
५,१२, ३; -न्तः तैआ. ४, ५,
२; -न्तम् तैआ. ३,११,४.
तपस्-पः ऐ. १, ४; २, ३३; ३,
२५; ४,१३; २३; ५, ३२; ७,
१३; शां. ६,१; १०; शां. २५,
१; श. २,२, ४,१; ३,४,३,२;
३;९;१०;४,२७; ६,२,११;३,
२१;४,३,१,१९; ६,१,१,८;१३;
३,१; ८,४,१,१४; ७,१,५;९,
५,१,२-५;६;८;९;१०,२,५,३;
४,४, १;२; ४; ५,२; ३,३-७;

९;११;६,५,६; ११, १,६,१;७,
६;१८;५,८,१; १३,१,७,१; ६,
२,१०;७,१,१; १४, १,३,१७;
८,११,१; का. १,२,४,१;४,३,१;
तै. १,१,१०,१; ४,९,१;५,५,१;
३;४;७;६,५,२; २,१,२,१;२,२,
१;४;९,५-८;३,६,४;८,१;४,३,
४;३,७,७,१; १०;८,१०,१;१७,
३;९,६,३; १०,५,१; ६,१;९,४;
५;६;११,१,२;३,१;८,६;१२,३,
१;४,२; ७;७,४;५;९,३; तैआ.
१,२२,२;२५, १; २, २,१;१४,
१;३;११,९; ४,१,१;५,२;४;८,
४;४२,५;५, ७,७;६,३,२; ७,९,
१;८,६,१; ९,१,१; २, १;३;
१; ४, १; ५, १; १०, ८,१;
२७,१; २८,१; ६२,१; ६३,१;
६४,१; तां. ११,३,९;८,८, १०;
१२,५,२३;११,२५; १३,६,१०;
११,१०; १४, ३, १९; ९, ३४;
११,३७;१२,५; १५,९,९; २५,
५,२;१४,३;१८,४; जै. २०;२१;
६५;७२;८०;८४; १०२;१४३;
१४७; १८२; १८५; २१२;
जैआ. २, २४,१; जैड. १, २,१,
८;९;१५,२,७;२,२,१,३; ३,४,
१,४,५,१,१३;१६; ६,४,४;७;४,
१०,४,८;११,१, २; ४,१; सा.
१,१,१७; सं. २,४,५; प. ४,१;
गो. १,१,३४; ३५;३६; २, १६;
२,२,३; -पसः श. ३,३,३, ८;
६,१,३,९;१४,१,४,८; तै. १,२,
१,१५;२,२,९,३;७,१७,१;३,७,
७,१; ७,१४, १; २; १०, ३,१;
११,१,१; तैआ. ४,५,२;६;७,३;
५,४,५;१०; १०,१,१३; तां. १,
५,१०; जैड. ३, ६,४,५; ८; सं.
१, १,२; ६, २८; गो. १, १,९;
२२; २,८; -पसा ऐ. २, १३;
३,३०;७,८; शांआ. ३,२;१३,

‡ एकत्र 'तपोज्योतिष्ठत्' इति समस्तो मुपा. ? ।

१; श. १,२,१,१३; ३,४,४,२७;
 ६,१,१,१; ८, ६,३,१८; ९,५,१,
 २; ८; १०,५,४,१६; ११, २,७,
 १८; १२,१,३,२३; १३, ४,१,९;
 ६,२,१०; १४,१,१,४; ४,६,३; ४,
 ३,१; २; ७,२,२५; ९,१, १९; का.
 २,१,४,११; तै. १,५,५,२; ३; ५;
 ७; २,२,३,३; ४,१,११; ५,२,२;
 ८,८,५; ३,२,७,६; ७,७,२; १२,
 ३,१; ४,२; तैआ. २,१,१; ७,१;
 ३,११,२; ४,७,२; २,१,१; ५,६,
 ६; ६,१,४; ३,२; ९,२,१; ३,१;
 ४,१; ५,१; १०,१,१६; ६३,१;
 तां. १, ३, ५; जै. १४; १४५;
 जैउ. १, २,१, १२; ३, १, ३, ७;
 ४, ८,४, ६; मं. २, ३, २१; गो.
 १,१,३४; ३५; ३६; ४,१३; ५, २४;
 -पसि ऐ. ३,६; श. १०,२,५,३;
 १३,७,१,१; तै. १, ५, ५, १; ३;
 ५; ७; ३,११,१, ३; तैआ. ३,६,
 १; १०, ६३, १; -पसे श. ३,१,
 ४,८; ४,३,१,१९; १३,६,२,१०;
 १४,१,३,६; तै. ३, १,६,४; ४,
 १,१; १२, ४,२; तैआ. ४, ३, १;
 -पांसि तैआ. १०, ६३, १;
 -पोभिः तां. १, ३, ९.
 तपश्चिन्(-स्/१चि)- -त्तः तां.
 २५,५,३.
 तपस्-तनु- -नु ऐआ. ५, ३, २;
 जैउ. १, २, ३, १.
 तपस्-पति- -तिः श. ३,४,३,९;
 ६,३,२,१; गो. २,२,३.
 तपस्त्व(-स्+मतुप्)- -त् तै. ३,
 १०,१,२; -त्तै ऐ. ७,८.
 तप-स्वती- -तीः शां. ८,४.
 तपस्विन्(-स्+विनि)- -स्विनः शां.
 २, ८; -स्वी ऐआ. १,२,२; श.
 १४,१,१,२९; तै. ३, ७, ६, ३;
 तैआ. १, ३२, ३; २, १२, १; गो.

१,५,२४.
 तपस्वि-तम- -मः ऐआ. १,२,२.
 तपस्वि-तर- -रः श. २,१,४, ७;
 का. १,१,४, ६.
 तपोजा(-स्/जन्)- -जाः ऐ. २,
 २७; श. ५, ३, ५, १६; १७;
 १४,१,४, ८; तै. १, ७, ६, २;
 ३,७,९,४; ११,१, २१; तैआ. ४,
 ७,२; ५, ६, ७; -जाम् तैआ. ४,
 ७,३; ५, ६, ७.
 तपो(-स्डनि)-नित्य- -त्यः तैआ.
 ७,९,१.
 तपो(-स्डअ)-न्वित- -ताः ता. १,
 ५,२.
 तपस्यी- -स्यः, -स्याय श. ४,३,१,
 १९.
 √तपस्य, तपस्यति श. १४, ६, ८,
 १०.
 तपस्यमान- -नान् तैआ. २, ९, १.
 तपु- -पोः ऐ. १, २०; ७, ९.
 तपिष्ठ- -ष्ठैः तै. २, ४, १, ७.
 तप्तु, प्ता- -प्तः ऐ. १, २२; श. ३,
 ५, १, २७; ९, २, १, १९; १४, १,
 ३, १४; १६; २९; २, १, १८;
 २, ४४; ४५; ३, १, १४; तै.
 २, ६, १२, १; -प्तःडइव श. ११,
 २, ७, ३२; १४, ३, १, ३३; -प्तम्
 शां. २२, ६; श. ३, ५, २, ८; ९,
 २, ३, ९; १४, १, १, २९; तां.
 २१, ३, ४; -प्तम्डइव श. ११,
 २, ७, ३२; १४, ३, १, ३३; -प्तस्य
 श. १०, ६, ५, २; ६; १३, १, ७, १;
 गो. १, १, १; २; ७; -प्ताः गो.
 १, १, ३; -प्ताव् शां. ६, १;
 श. ६, १, ३, १; गो. १, १, ५; ८;
 २, ८; -प्तान् जै. १६८; -प्ता-
 नाम् श. ६, १, ३, २; -प्ताम्यः
 गो. १, १, ३; १०; ११; -प्तेम्यः
 श. ११, ५, ८, २; ३; ४; गो. १, १,

५; ६; ८; १०.
 तप्त-कुय- -यः गो. २, ६, १२.
 तप्त्वा ऐ. ४, २, ३; ५, ३, २; शां. ६, १०;
 २५, १; तैआ. १, २, ३, २; ८, ६, १;
 ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १;
 जै. १८२; जैउ. २, २, १, ३; गो.
 १, २, १६.
 तप्यतु- -त्तै तैआ. ३, २०, १.
 तप्यमान, ना- -नम् जै. १०२; -नस्य
 जैउ. १, २, १, १३; ३, ६, ४, ४;
 प. ४, १; -ना मं. २, ३, २१;
 -नाः ऐ. ४, १३; तै. १, ४, ९,
 १; -नानाम् जैउ. १, २, १, १२;
 प. ४, १; -नासु श. ११, १,
 ६, १.
 ताप्यमान- -म् गो. २, २, ६.
 तेषान्, त्ना- -नः श. ६, १, १, ८; १३;
 -नस्य श. १०, ४, ४, २; तै. ३,
 ८, १०, १; -नाः तां. १५, ९,
 ९; जैउ. ४, ११, १, २; -नाव् श.
 ६, १, ३, १; ११, ४, ३, १; ५, ८, १;
 तै. २, २, ९, १; २; -नान्
 शां. ६, १.
 √तम्, ताम्यति तै. १, ४, ४, २; ६;
 तताम श. ४, २, २, ११; जै. १४३;
 तमव् तै. ३, ७, २, ७; अताम्यव्
 तै. २, २, ४, २; ३-५; ३, ८, १;
 तां. १०, २, १; ताम्येव तै. २, १,
 ९, ३; ताम्याव् का. २, २, १, १४.
 तम्यन्ति श. ३, ८, १, १५;
 अतम्यन् तै. १, १, ३,
 १२.
 तमयित्वा तै. १, २, १; ७.
 तमस्- -मः ऐ. ७, १३; शां. १७,
 ६; ९; २४, ३; श. २, ४, २, ५;
 ३, ४, ३, ८; ४, ३, ४, ८; २१; ६,
 ४, ४; ५, १, २, १०; १२; १७; ५,
 २८; ३, २, २; ३; ७, २, १, १; २;
 ३; ४; ७; २, २, १; १०, २, ६, १९;

† 'स्+म्यत्' पा. ४, ४, १२८ द्र. ‡ 'स्+म्यव्' पा. ३, १, १५ द्र. । अत्र प्रत्ययस्वर('स्')एव साधुरित्यस्मान् भाति तदघः तैआ. द्र. ।

११, ५, ५, २, ३, ३, ४, ५; ५, ६; १२;
 १२, ९, २, ७, ८, ९, १, १, ३, १, ३,
 १, २, ८, ९, १, ३, २, ६, ७, २, ८, ९;
 १६; ७, २, १, ३, ३; का. १, ३, ३, ५;
 तै. १, ८, १०, ३; २, ४, ५, ५; ८,
 ३, १, ९, ४; ३, १, ३, २; ७, २, ७;
 ८, ३; तां. ४, ६, १, ३, ३; १४; १५, ३;
 ६, ६, ८, १०; १४, ११, १४; २३,
 १६, २; ३; जै. ६, ३, ३; जै. ३,
 २, ४, २; मं. २, ६, १, २; प. १, ४;
 गो. १, २, १७; २, ३, १९; ५, १;
 ३, ५, ३; -मःऽइव ऐ. ४, ५; श.
 ११, १, ६, ८; ९; ११; तां. ९, १;
 १०; १४, ११, १५; गो. २, ५, १;
 -मसः ऐ. ४, ५; ऐआ. ३, २,
 ४; शां. २, ९; २४, ३; २५, १०;
 शांआ. ८, ५; श. ६, ७, ३, १०, ३;
 ७, २, २, २१; १२, ९, २, ८; १३,
 ८, ४, ७; १४, ३, १, २, ८; ४, १,
 ३०; ३, २; ६, ७, २, ८; तै. २, ४, ४,
 ९; ५, ६, ३, ६, ६, ४, ८, ९, ४; ३,
 ७, ११, २; तैआ. २, ३, १, ३, १, २,
 ७; १, ३, १; ४, ११, ८; २०, ३; ६,
 ३, ३, ४, २; ६, २; ९, २; १०, १, १;
 जै. १, २, ७; सा. २, ४, ९, ५, ३; प.
 १, ४; गो. २, ५, १; -मसा ऐ.
 ३, १९; शां. २४, ३, ४; श. ४, ३,
 ४, ८; ५, १, ५, २, ८; ३, २, २, ३;
 ११, ५, ५, १; १४, ७, २, १४; तै.
 २, ७, १, ८, २; ८, ९, ४; तैआ. ६,
 १, २, १; १०, ६, ३, १; तां. ४, ५,
 २; ६, १, ३; ६, ६, ८; १०; १४,
 ११, १४; १९, ७, १; २३, १६,
 २; प. १, ४, ३; गो. २, ३, १९;
 -मसि शां. २, ९; श. १, २, ४,
 १६; ९, २, ३, ५; १४, ६, ७, २, ८;
 तैआ. ४, २०, २; तां. १६, १, १;
 -मसिऽइव तै. ३, २, ४, ७; -मसे
 तै. ३, ४, १, १; -मांसि श. १,

४, १, २, ९, ६, ४, ४, २, ३; तै. २, ८,
 २, ७; ४, ५, ३, ५, २, २.
 तम(स्→)इच्छाया- -या, -याम्
 ऐ. ७, १, २.
 तमोर्घा- -घः तैआ. १, १०, ४.
 तमो(स्-भा)-भाजू- -जम् ऐ. ५,
 २, ४.
 तमो(स्-ह)-हनू- -नम् शां.
 २, ५, ९.
 तमितोस्(ः) श. २, ४, २, २, १; तै. १,
 ४, ४, २, ५; २, १, ९, ३; तां. ५, ४,
 ९; १२, ११, १७.
 तमिस्त्र, स्त्रा- -स्त्रम्ऽइव जै. १०, ३;
 -स्त्रा तै. २, २, ९, ६; -स्त्रायै जै.
 १; २. तान्त- अद्र.
 तरंगि(√तृ)- -णिः तै. २, ५, ४,
 ४; ७, १, ३, २; ८, ७, ३; तैआ. ३,
 १६, १; तां. १२, ४, ४; गो. २,
 ४, ३; -णिम् तै. १, २, १, १९;
 -०णे तै. ३, ६, १०, २.
 तरव- -त् तां. १३, ७, १, २; सा. १,
 १, ७; -न् श. ५, २, ४, १, ६.
 तरधै ऐ. ८, १, १.
 तरन्त- -न्तस्य आ. जैआ. १, ५००;
 -न्ता तै. २, ८, ९, २.
 तरन्त-पुरुमीढ- -ढाभ्याम् तां.
 १३, ७, १, २; -ढौ जै. ४, ४.
 तरस्- -रः ऐ. ५, १, ८; शां. २, ५,
 २; २६, १, १; शांआ. १, २; तां.
 ८, ३, ३; ११, ४, ५; १५, १०, ४;
 जै. ४, ६; ४, ७; -रसे तैआ. १०, १,
 १, ६; -रोभिः ऐआ. ५, २, ४; तां.
 ८, ३, ३; ६; ११, ४, ५, ३; १५, १०,
 ४, ३; गो. २, ४, ३.
 तरस्-वत्- -स्वान् तै. २, ८, ४, १.
 तरस्-विन्- -स्वी तै. २, ६, ४, ४.
 त्रिस्त्रव- -त्तः श. ५, १, ५, २०.
 तरुत्- -त्ता ऐ. ४, २०; -तारम् ऐ.
 ४, २०.

तुस्त्र- -त्रः ऐ. ६, १, १; तै. २, ५,
 ८, १; ३, ६, १०, ५; गो. २, २, २, १.
 तरस-पुरोडाश- -शः तां. २, ५, ७, २;
 -शाः जै. १, ७, १९, ७.
 तरुण- -णः शां. १, ३. २; तै. ३, ६,
 १, ३, १; -णस्य शां. २, १, ३;
 -णाय का. १, २, १, १; -णेन
 तै. २, ६, १०, १.
 तर्ध-व(व→)तीई- -ती ऐआ. ३, २,
 ५; शांआ. ८, ९, ३.
 तर्ध-समुत्- -त्ते श. ३, २, १, २.
 तर्पयत्(√तृप्)- -त् सा. २, ६, २.
 तर्पयन्ती- -न्ती तै. ३, १०,
 १, २.
 तर्पयितवै श. १, ७, ३, २, ८.
 तर्पयितव्य- -व्याः तै. ३, १, २, ५,
 ११; -व्यान् तै. ३, १, २, ५, १०.
 तर्पयित्वा श. ९, २, २, ३; १३, २, ७,
 १५; ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३.
 तर्हि ऐ. १, १, ३; १६; १७; २, ७; २, ८;
 शां. १०, ३; १४, १; २४, ८, ३; श.
 १, १, २, ८, ३; २, ३, ८, ३;
 का. १, १, १, ६; ९; ३, २, ३; ३, १०;
 तै. १, ४, ३, ४, ५, ३, १, २; ३, ६, ६,
 ३; तैआ. २, १, ३, १; तां. ४, ६, १, ७;
 ९, १, ७; ५, १, १, २; ५, १०; ८, ९;
 जै. ९, ९; १०, ४; १, २, ८; १, ३, २; १, ५, ०;
 २, १, २, ७; जै. १, १, २, ४, ५, ५, १;
 ३, ४, २, ३; ४, ५, ३; गो. १, ३, २, ०; २,
 १, १, ७; ५, ९.
 तलव- -म् तै. ३, ४, १, ५, १.
 तल्प- -ल्पः तै. १, २, ६, ५; २, २, ५,
 ३; -ल्पम् तै. १, २, ६, ५; २, २,
 ५, ३; ३, ४, ५, ३; तैआ. ३, १०, ३;
 तां. २, ३, ४, ६; २, ५, १, १०; -ल्पे
 तैआ. ४, ३, ९, १; तां. २, ३, ४, २.
 तल्प-स्य- -म् तै. १, २, ६, ५, ३; ६, ३.
 तल्पे(ज→)ञी- -०जे तैआ. ४,
 ३, ९, १.

† -स् √अदेः कर्तरि यत् । √घतेर्वा ज्य इति भा. । ‡ अजन्तस्य सं. १. मन्यमानो भा. (१०, १, ११)
 चिन्त्यः । ॥ 'वैतरणः' इति आन. मुपा. प्रामादिकः । § √वृद्ध+मानिन्+मतुप् । ¶ तप्याद्यः ? इति मुपा. ।

तुल्य- -त्प्याः तै. ३, ८, ९, ३; तां. २३, ४, ५; २५, १, १०.
 तवश्रवीयां- -म् सा. २, १, ७.
 तवस्(√तु)- -सः तै. २, ४, ३, ५; -सम् शां. २६, १४^३; तै. २, ४, ५, ५; ८, ५, ४; -से ऐ. ५, १९; ६, १८^३; शां. २६, १२; गो. २, ५, १५.
 तवस्तम(-सु+तमप्)- -मः ऐआ. ५, २, १.
 तवस्तर(-न्+तरप्)- -म् श. ६, ३, २, ४^३.
 तविष्- -षः तै. २, ८, ३, ५; ६; ४, २; -षेभिः तै. २, ५, ५, ४; ८, २, ८.
 त्विपी- -पीभिः शां. २२, ९; तै. २, ४, ५, २; -पीम् तै. २, ८, ६, १.
 त्वीयस्- -यान् तै. २, ४, ३, ५.
 तुग्य- -म् तै. २, ६, ९, १.
 तुग्यस्- -से तैआ. १०, १७, १.
 तुग्यसी- -म् ऐ. ४, ३०; शां. २२, १.
 तृष्ट(√तृष्)- -ष्टःइव शां. १०, १; -ष्टानि ऐआ. ५, १, ३.
 तृष्ट- -ष्टाइव ऐ. ६, १८; २०; शां. २२, ७; गो. २, ६, १; २.
 तुसर(√तंसु?) - -म् तै. २, ६, ४, २.
 तुस्कर- -रः श. ७, २, १, ९; तै. २, ४, ६, ९; -रम् तै. ३, ४, १, १; -रस्य श. ७, २, १, ९^३; -राः श. १३, २, ४, २^३; ४; तै. ३, ९, १, ३; ४.
 तस्थान्, न्ना(√स्था)- -नः श. १२, ५, १, १-३; २, २; -नम् श. ३, ९, ४, १४; १५; -नाः श. १, ६, ३, २, २; ३, ९, ४, १५.
 तस्थिवस्- -स्थिवांसः तै. २, ४, ७, ११; -स्थिवांसम् श. ६, ७, ४, ५; तै. २, ७, १६, ४; -स्थुषः ऐआ. २, २, ४; ३, २, ३; शांआ. ८, ४; श. ४, ३, ४, १०; ७, ५, २, २७; तै. २, ८, ७, ४; तैआ. १, ७,

६; २, १३, १; तां. ७, ७, १६.
 तस्थुपी- -पी तै. २, ८, ६, ६.
 ताज्ज् तै. २, २, १, ७; तैआ. ५, १०, ६; तां. १७, १२, २.
 ताण्डबिन्द- -स्य शांआ. ८, १०.
 ताण्डि(-ण्डिन्)-शाक्यायनिन्- -निनौ, -निभ्याम् सा. ३, ९, ८.
 ताण्ड्य- -ण्ड्यः श. ६, १, २, २५; वं. २; -ड्याव वं. २.
 तात||- -न्त ऐ. ७, १७; श. १४, ९, १, ६; -त्तइति ऐआ. १, ३, ३^३; ६^३||.
 तातृपा(ण→)णा(√तृप्)- -गा श. ११, ५, १, १०.
 तादीना(←तदानीम्†) तै. २, ५, ४, ३.
 तादृश्(←तद्√दृश्)- -दृक्, ग् ऐ. १, १७; ३, ६; १०^३; ४, ४; ९^३; २०; ५, १५; ३०^३; ३१^३; ६, ८; २३; ३०; ७, १; शां. २, ९^३; शांआ. १०, ८^३; श. ६, १, २, ३१; २, ४०; ३, १, ७; ४, २, ८; ६, १, ६; ७, २, ७; ८; ४, ९; १२; १५^३; ७, १, १, १९; २, २२; ४, १, ३०; ८, १, ३, ५; ४, ४, ९; ७, २, १५; ९, १, १, १६; २, २, ३; ३, ४१; ३, १, २; ३, ६; ४, ८; ४, ४, १६; ५, १, ४३^३; ५४; २, १४; १०, २, ५, २; ५, ५, २; ४; ११, ५, ४, १८; १२, २, १, १; ५; ५, १, १३; १३, १, २, २; २, ३, २^३; ३, ९^३; तै. १, १, ६, ४^३; ८; ९, ९; १०, ६; ३, १, ४; ६^३; ५, २, ६; ६, ९, ७; १०, ५; २, १, २, ९; १२^३; ३, ७; ९; ३, २, ८, ३; ३, ६, ४; ८, ८; ८, ३, ४; २१, ३^३; २२, १; ३; तैआ. ५, ७, ३; जै. ४; ५; ३४^३; ३६; ९६^३; १४३; १६४^३; १६८; जैड. २, ५, ३, ३; ३, ३, ३, ५; प. १, ५; ३, १^३; गो. १, ५,

२^३; २, ६, ५^३; ७; -दृक् श. १, ३, ५, १२; तां. २, २, ३; जै. १४७^३; १८८.
 तादृश- -शः जै. १९८; -शम् श. ११, ७, ३, १^३; २^३; ३^३; जैड. ३, ६, ६, ५; -शेन जै. २०५.
 तानूनप्त्र(←तनूनप्त्र)- -प्त्रम् ऐ. १, २४; श. ३, ४, २, ८; गो. २, २, २; -प्त्रस्य ऐ. १, २४; गो. २, २, २; -प्त्राणि श. ३, ४, ३, १२; -प्त्रेण गो. २, २, ४; -प्त्रैः श. ३, ४, ३, १; १३^३.
 तानूनप्त्रस्व- -म् ऐ. १, २४; गो. २, २, २.
 तान्तु, न्ता(√तम्)- -न्तः श. ४, २, २, ११; तै. २, ३, ८, १^३; जै. ४४; १४३; -न्तस्य तै. १, १, ३, १२; २, १, ७; -न्ताः गो. २, ३, ९; ५, ९; -न्तायाम् श. ४, २, २, ११^३.
 तान्तव(←तन्तु)- -म् गो. १, २, ४^३.
 तान्व(←तन्व)- -न्वे आ. जैआ. १, १२८.
 तापश्चित्(←तपश्चित्)- -तः श. १०, ३, ५, ३; -तम् श. १२, ३, ३, १०; गो. १, ५, १०; -तस्य श. १२, ३, ३, ९; गो. १, ५, १०; -ते सा. १, ४, ७.
 तापस्(←तपस्)- -सः श. १४, ७, १, २२; तां. २५, १५, ३; -साय सा. १, २, ५.
 ताप्यमान- √तप् द्र.
 ताम्र(√तम्)- -म्रः तैआ. १, १०, ६; जैड. ४, ११, २, ७; -म्रम् जैड. ४, ११, २, ७; -म्रम्इव जैड. ४, ११, ३, १२; -म्राय जैड. ४, १, १, ७.
 ताम्र-रजत-जातरूपा(-पडआ-)यसी- -म् सा. ३, ५, ७.
 ताम्र-रथ- -थाः तैआ. १, १२, ४.
 ताम्र-वर्ण- -र्णाः तैआ. १, १२, ४.

† '...तव श्रवो...' इति मन्त्रगतपदमधिकृत्याह । || ← १तत- टि. द्र. । ‡-दीकना' इति चाहृचपाठाद् (१, ३२, ४). भ्रष्टां गतो मुपा. चिन्त्यः ।

ताम्रा(-म्रअ-)श्च- -श्वाः तैआ. १,
 १२,४.
 तायुमान,ना(√तन्)- -नः श. १,
 ३,१,१२; ३, ५,३,१; ६; ९,४,
 २३; ४,५,७,३; का. २, २, ४,९;
 -नायाम् श. १३,४,२,१; -नेषु
 श. १३,४,२,८; ११; १४.
 तारक(√तृ)- -काः तै. ३, १२,८,१;
 -काणाम् तै. १, ५, २, ५; -के
 तैआ. २,६,१.
 तारकन्च- -म् तै. १,५,२,५.
 तारण- -म् आ. १,२०४.
 तार-तम- -म् तां. ७,१,७.
 तारा(←र)-वर्ष- -र्षाणि प. ७,९.
 तार्यमा(ण→)णा- -गासु. जै.
 २०४.
 ताक्ष्य- -क्ष्यैः ऐ. ४, २०; २९; ३१;
 ५, १; ४; ७; १२; १६; १८; २०;
 ऐआ. १,५,२; ३,१, ६; शां. ३०,
 ५; शांआ. ७,२०; श. ८, ६,१,
 १९; १३, ४, ३, १३; तैआ.
 १, १, १; २१, ३; १०, १,
 ९; जै. १७०; १९७; -क्ष्यम्
 ऐ. ४,२०; २९; ऐआ. १, ५, २;
 प. ५,१; -क्ष्यै ऐ. ४, २०; शां.
 ३०,५; ९.
 ताक्ष्य-सामन्- -मनी आ.जैआ. १,
 ३३२.
 तार्ष्य(√तृप्)- -र्ष्यम् श. ५, ३,५,
 २०; तै. १,३, ७, १; ७, ६,
 ४; ३, ९, २०, १; २; तां. २१,
 १,१०; -र्ष्यै तै. ३, ९,२०, १;
 -र्ष्येण तै. ३,९,२०,१;२.
 तालु- -लु ऐ. ५,२२.
 तालुक- -के तैआ. ७,६,१.
 तावत्(←तद्+वत्पूर्वा)- -वत् ऐ. १,
 १३; ३०; २,१४; १७; ६,१५; ऐआ.
 १, ३,८; २,१,७; शां. ६, ११;
 २६,५; ३०,८; ९; शांआ. ४,५;
 ५,२; ६,१९; २०; श. १, २,३;

७,५,४; ४,१,१६; ४०; ५,४,१;
 ६,३,११; ८,१,३; ९,२,१२; ३५;
 २,१,४,२; ७; २,१,१०; ३,४,२१;
 ४,४,१४; ६,१,१५; ३,४,१,५;
 ८,३,१५; ४,५; ५,११; ४,४,५,
 २३; ५,१,२,१८; २,१,१०; ३,
 ५,१६; ६, २,२,३२-३४; ३,१,
 २१; २,१०; ५,१,१२; ४,९,६,
 १,१४; २,७; ७,१,२४; २७; २८;
 ३,३; ४; ६; ९; ८,२,७; १०; ७,३,
 १,४७; ३,२,९; ८,१,१,६; ३,२,
 ११; ४,१,२८; ६,३,१२; ९,१,१,
 ४१; २,८; ४,४,१४; १०,१,५,४;
 २,१,४; ५; ७; ११, १,६,१; २; ५,
 १,२; ७,४,२; १२,३,२,८; १३,२,
 ७,१३-१५; ८,१,१८; २०; ३,११;
 १४, ४,२,३०; ६,३,२; ८,१५,
 १-३; ९; का. १, १,४,६; ११; २,
 १,६; ६,२,८; २,१,१,४; २,३,४;
 तै. २, १,११,१; ३,२,६,४; ९,
 ६; ३,२,४; ९,५; ७,१,३; तैआ.
 ४,३,९,१; तां. ४,९,१४; १६,८,
 ६; १८,१,२४; २१, १,९; २५,
 १०,१६; जै. ९०; १११; १८१;
 जैड. १, ३,४,१; ३,३,४,८; सा.
 १,२,७; प. १,५; ६; गो. १,२,
 १९; ५,२२-२४; २,५,५; -वत्-
 -वत् श. १,८,१,६; ६,१,२,२३;
 -वत् श. २,५,३,६; ११; ११,५,
 ५,२; ४; का. १, ५,२,५; १०;
 -वत् श. १, २, ५, १२; १३;
 -वत्ता ऐ. १,११; श. ५,१,२,११;
 १२; ६,१,२,२८; २,१,२१; २२;
 २३; २८-३०; ३, ३; ४; ८; ९;
 ३,१,२१; २,५,४०; ३,२,५; १०; ३,
 २१; ४,१,३; १२; ४,५; ११; १८;
 ५,१,८; १२; ६,१, १४; २,७;
 ३,१६; ७,१, २४; ३,१२; १६;
 ४,६; ८,२,५; ७, २,१,१४; १६;
 २,१५; १६; ३,४; ४,३; ४; ६; ९;

११; १५; १६; १८; २१; २२; २४;
 ३,२,९; ४,१,२१; ३१; ३४; ४१;
 ४२; ५, १, ११; २,३८; ८,४,२,
 १३; ६,२,१२; ७,४,९; ९,१,१,
 १६; २६; ३१; ३८; ४०; २,२; ३१;
 २,१, १६; २,२; ३; ६; ७; ३,६;
 १९; ३३; ४०; ४१; ४५; ३,२,८;
 ३,९; १३; ४,२,८; १४; २४; २६;
 ४, ३, ११; १४; ४, ७; १४; ५,
 १, ३१; ५१; २, १०; १०, १,
 ३, ११; ४, ८; २, १, ३; ११;
 ११, ४,२,७; १४,७,१,२०; का.
 २,२, ३, ११; -वत्ताम् जै. ७५;
 -वत्ति श. ८,६,२,८; तै. १,५,२,
 १; तां. २४,२,२; जै. ७३; गो. १,
 २, ५; -वद्भ्यः ऐ. १, ३०;
 -वन्तः श. २, ३,४, १६; ५, ३,
 १६; ६,२,४; ८, ७,१,९; १०,४,
 ४,२; १२, ३,२,५; का. १, ४,
 १,१३; ६, २,२; तां. ६, ९,१६;
 १८, ६,३; जै. २१२; गो. १,५,
 ५; -वन्तम् ऐ. १,२,३; २,१४; ५,
 २४; २८; ६,२९; श. ३,१,४,२३;
 २,२,४; ४,१,१,१५; १६; ७,१,
 १,३२; ३३; २,३,९; ९, ४,३,
 ६; ११,२,६,१४,५,६,३; ८,३,५;
 तै. ३,१०,११,६; तैआ. २, १४,
 १; तां. १४,१२,५; गो. २,६, ८;
 -वन्ति ऐ. ४,१२; ६, २४; ऐआ.
 १,५,२; २,२,४; ३,८; ५,३,१;
 शां. २७,२; शांआ. २, १७; श.
 २, ५,२,१४; २२; ६, २,२,२९;
 ७,३,१,४१; ९,१,१,४३; ३,३,
 १८; १२, ३,२,५; का. १,५,१,
 १२; १९; जै. १४७; गो. १, ५,
 ५; -वान् ऐ. १,१; १६; २,१७;
 ऐआ. १,३,८; २,१,७; श. ३,१,
 ३,३; २,१,३४; ५,३,१; ६; ६, ४,
 १६; १७; १,५,१,२; ६,२,२,६;
 ७,२,३,४; ५,१,१; १०,५,३,३-७;

९; ११; १३, २, १३; १४; १५; १६, १, १, ३३; ४, ३, १८; १९; २०; ६, ३, २; ९, ४, ३; का. १, ३, ३, १८; २, २, ३, १२; तां. १८, ६, ३; जै. १३९; सं. ४.
 तावती-ती ऐआ. १, ३, ८; श. १, २, ५, ७; ३, ३, ९; ३, ७, २, १; १०, १, ५, ४; १४, ४, ३, १८; १९; का. २, २, ३, ७; तै. १, ५, १०, ४; तां. २४, १४, १; जैज. १, १, ५, ५; -ती: ऐ. ४, १९; ऐआ. ५, १, ६; ३, २; शां. १३, ८; श. ६, २, २, २८; २९; ११, ५, ९, ११; तै. १, ८, १०, १; २, १, १, १; -तीभिः श. २, २, २, ३-५; का. १, २, २, २-४; तां. ९, ३, ८; ९; -तीम् श. १, २, ५, १४; ६, ५, १, ६; १२; ८, ६, १, ५; १०, २, ३, ७; का. १, ३, ४, ८; तै. १, ७, ३, २; तां. १५, ७, ५; -त्यः ऐ. ५, २८; ६, ९; ऐआ. ५, १, ३; श. ३, ८, ४, १८; ४, ३, १, २५; ६, २, २, २९; ९, ४, ३, ९; १०, ४, २, १; १४, ४, ३, २०; तां. ४, २, ७; ९, ३, ६; १८, ११, ६; -त्या ऐ. ३, ४५.
 तावत्-प्रिय-यः तै. ३, ३, २, ५.
 तावद्(-द्अ-)-प्रिय-यः तै. ३, ३, २, ४.
 तावदा(-त्अ-)-वास-साः जैज. २, ४, ३, ६.
 तावद्दीर्य-म् का. २, २, १, २०.
 तावद्दीर्य-वत्-त् श. १, २, ३, ७.
 तावन्मा(त्र→)त्री-त्री: श. ५, ४, ३, १२.
 ताष्टि √तक्ष द्र.

तास्पन्द-न्द्रे आ. २, १०, ३; जैआ. २, १८, ९।
 तिडइति ऐआ. २, १, ५; श. ११, ६, १, ३; १४, ८, ६, २।
 √तिज्, तितिक्षते श. ३, १, २, १५; तितिक्षे श. २, ३, ३, २; तितिक्षिष्यते श. ३, १, २, १४.
 तितिक्षु-क्षुः शांआ. १३, १; श. १४, ७, २, २८.
 तिग्म्-ग्मम् श. ४, २, १, १२; तैआ. २, ५, १; -ग्मेन तै. १, ५, ५, १; ३; ४; ७; २, ८, ४, ४; ३, ५, १२, २; सा. १, ७, ३; ८; १६; ८, ११.
 तिग्म्-जम्भ-म्भः शांआ. १२, २.
 तिग्म्-ता-तायै श. ९, २, २, ५.
 तिग्म्-तेजस्-जः श. ७, २, १, १०; -जाः श. १, २, ४, ७; ७, २, १, १०; का. २, २, २, ५; तै. ३, २, ९, १.
 तिग्म्-व(त्→)ती-त्या श. ९, २, २, ५.
 तिग्म्-शृङ्ग-ङ्गः ऐ. ६, १८; १९; ऐआ. ५, २, २; तै. २, ४, २, ६; ३, १, १, १०; गो. २, ६, १.
 तिग्मा(-ग्मअ-)-नीक-म् तै. २, ८, ७, ४.
 तिग्मा(-ग्मअ-)-युध-धाः जै. १८०; -धाय तै. २, ८, ६, ८.
 तिग्मे(-ग्मइ-)-पु-पवः तै. २, ४, १, १०. तेजमान-तेजस्, अद्र.
 तितीर्षमाण(√तृ)-णाः गो. २, ६, १४.
 तिस्त्रिर्षि-रिः श. १, ६, ३, ५; ५, ५, ४, ६; -रीन् श. १३, ५, १, १३.
 तिथि-थिः ऐ. ७, ११.
 तिनी-कृतः-न्तः मं. २, ७, १.

तिमिर्ष-र्षः तां. २५, १५, ३.
 ? तिर(√तृष्)-तीः तैआ. १, २७, २.
 तिरस्(ः) श. १, ४, १, २९; तै. १, २, १, २७; २, ५, ८, ७; ३, ५, २, २; गो. २, २, ११; तिरःडइव ऐ. २, ७; ४९; ऐआ. २, ३, ६; श. १, ४, १, २९; ९, २, ८; १२; २, २, ३, १६; ३, १, ३; ४, २, २१; ६, १, १९; २०; २, १०; ३, १, १, ८; ३, ४, ६; ४, ६, ७, ९; १०; ६, ४, ४, १९; ८, ५, ४, ४; ९, ३, १, २४; १३, ८, ३, २; का. १, २, ३, १३; ३, १, १; ३, १७; ६, १, १३; २, ५.
 तिरःपवित्र-त्रः तां. ६, ९, १५; -त्रम् तै. ३, ७, ४, १४.
 तिरश्चि, इची(आङ्गिरस-)-श्चिः जै. १७५; -श्ची तां. १२, ६, १२; -श्चेः जैआ. १, ३४६; -श्च्याः॥ तां. १२, ६, ४; जै. १७५.
 तिरश्च्या(-श्चि वा श्चीऽआ-)-ङ्गिरस-स्य आ. १, ३४६.
 तिरस्/अस्, तिरः आसुः का. १, ४, १, ३; तिरोऽसानि श. १४, १, १ ३३; ४, २, ६.
 तिरस्/कृ, तिरस्...कुरुते का. १, ३, १, १; तिरस्करोति श. १, ९, २, १२; ८, ५, ४, ४; ९, १, १, ४२; १३, ८, १, २; ३, ८; तिरस्...करोति श. २, ३, १, ३; १३, ८, ३, २; तिरस्...कुरुतः श. ४, २, १, १८.
 तिरस्कृत्य तैआ. ५, ६, १२.
 तिरस्/घा, तिरोदधे तैआ. १, ११, १; जैज. ४, १०, ३, ११; तिरस्...दधमहो तैआ. ३, १०, २; तिरस्...दधताम् तै. ३, ७, ११, ३;

† 'तास्पन्द्य' इति मुपा. । √'सत्यम्' इत्यस्य निर्वचने । ‡ ←इति । काति (काऽइति) इत्यत्र द्र. ।
 * 'तित्ति' इति शब्दासु कृत्या निष्पन्नमिदं प्राति. । § 'तन्कृतव' इत्यर्थे इति तटीकाकारः । φ ३७७ घृ. द्वितीयं टि. द्र. । तत्र भा. अनुसारी प्राति. ज्ञेयम् । § C. तु स्वभाष्ये 'तिरश्चिन्' इति प्राति. आह तथिन्त्यम् । तन्नान्न ऋपेरभावाद् ऋ.पा.-विरोधाच्च । || 'धुधी हवम् तिरश्च्याः...युः...सपर्यति' इति ऋ. ८, ९५, ४, द्र. । 'श्री(←तिर्यञ्च् G १७ प्रन्)-' पुं.प्रयोगो द्र. तस्यच स्त्रीत्वसङ्केतं मृगयमाणः C. आन्त इव स्यात्तां. १२, ६, १२ टि. १ द्र. । † 'दधहे' इति मुपा. ? ।

तिरोधेहि तैआ. १, ३१, १; तिरोऽ-
धा: तैआ. १, ३१, ३; ४^६.
तिरोधा- -धा: तैआ. १, ३१, १.
तिरोहित- -त: ऐ. ८, २७; शांआ.
१, ५; -तम्ऽइव श. १, १, २^३;
४, १८; ४, ५, ४; ७, १, ७; ४, २१;
९, ३, १९; ३, १, ३, ९; १५;
२, १, १४; ३, ४, १६; ६, १, ११; ४,
१४; ७, १, ४; ९, ४, १६; ५, १, ४,
९; ३, ३, १२; १४, १, ३, २०; २१;
४, ११; १४; ३, १, ४; ६; ८; १९;
२३; ४, १, ३२; का. २, १, १, २;
३, २०.
तिरस्/भू, तिरोभवति श. १३, ६,
२, २०; तां. २५, १३, ४; तिरोभव
श. ११, ५, १, ४; तिरस्/भविष्यति
गो. १, ३, २०; तिरोऽभवत् तै.
३, १२, २, १; ३४, १; तिरोऽभवन्
श. १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २, २,
२; ११; २८; ४, ३, १५; ७, १, २७;
तिरोऽभूत् तै. ३, १२, २, १; ४, १;
तिरोभूत्, ता- -तम् श. २, २, ३, ३;
३, ४, २; ११, ५, १, १३; का. १, २,
३, २; ४, १, १; -ता: श. २, ३, ४, ४;
-ताम् श. ११, ५, १, ४.
तिरो(-रस्ऽअ-)ह्न्य- -ह्न्यस्य तां.
१, ६, ४; -ह्न्या: शां. १८, ५; ३०,
११^६; -ह्न्यान्, -ह्न्यै: श. ११,
५, ५, ११.
तिरोह्न्य-वत्- -वान् शां. ३०,
११.
तिरोह्न्य-वती- -ती शां. १८,
५; -तीम् शां. ३०, ११; -त्य:
शां. ३०, ८.
तिर्यन्च्- -रश्च: जै. १७५^५; -रश्चा
श. ६, ३, ३, १९; -र्यक् श. १,
७, ४, १२^३; ३, ७, १, १२; ८, ७,
२, १०; ११, ४, २, ५; तै. ३, २, २,
५; ३, ४; तैआ. १०, ११, २; जैउ.

१, १२, २, ६; गो. १, २, ११;
-र्यङ् ऐ. ४, २५^३; ऐआ. ५, १,
३; श. १, २, ४, ७; ६, ३, ११; ७,
१, १२; ३, १, ३, ३; ५, १, ५, १३;
६, ३, ३, १९; ८, ७, १, २०; १३,
१, ४, २; का. २, २, २, ५; तै. ३,
९, १३, २; तां. १०, ५, २; १२,
६, १२^३; १८, ६, २; जै. ९०; ९२^३;
जैउ. १, ९, २, ३; १७, ३, १०;
-र्यङ्ऽइव तै. १, १, ४, ७; -र्यञ्च:
श. १०, २, ३, ११; १४, ९, ३, २;
तां. १८, ६, ३; जैउ. १, १२, २, ६;
-र्यञ्चम् ऐ. २, ३४; ऐआ. १, २,
४; २, ४; ५, १, ४^३; शां. ६, १; श.
५, ३, ५, ३०; तै. १, ७, ६, ८; ३, २,
१०, १; तैआ. १०, १, २; तां.
१०, ५, १२; १८, ६, ५; -र्यञ्चि
श. ८, ७, २, १०; -र्यञ्चौ श. ७,
४, १, ४४.
तिरश्ची- -श्ची ऐ. ४, २५;
शांआ. ३, ५; १२, ६; श. १, ३,
४, १०^३; ६, २, २, २५; ५, २, १७;
७, १, १४; १२, ८, ३, ५; १४, ९,
३, ३; तै. १, ७, ६, ८; जै. २५;
मं. १, ५, ६; -श्चीऽइव श. २, ३,
२, १२; -श्ची: ऐ. ४, २५; श.
७, १, १, १४; ८, १, ३, १०; ७, २,
१०; -श्चीभि: श. १३, २, १०, ३;
-श्चीम् श. ६, ५, २, ८; ११;
८, ५, १, १३; १०, २, ३, ४; तां.
१०, ५, १२; -श्च्य: ऐ. ६, ३२;
श. ९, ४, ३, ३; -श्च्या श. ६, ५,
२, १५; -श्च्यौ श. १, ३, ४, १०;
७, १, १, १८; ४, १, ४४.
तिरश्च्-था श. ७, ३, ७तिरश्चि-गद्र
तिरश्चीन- -न: तै. २, ८, ९, ५;
-नम् जै. ११७; -नानि शांआ.
३, ५.
तिरश्चीन-निधन- -म् तां. १४, ३,

२१; आ. १, ५११७.
तिरश्चीन-वाय- -या: ऐ. ८, १७;
-यान् ऐ. ८, १२.
तिल(√तिल)- -लम् सा. १, ८, १०;
-लस्य गो. २, १, १७; -ला: श.
९, १, १, ३; तां. १६, १, १०;
-लान् सा. ३, ५, ५.
तिल-तण्डुल- -लान् सा. १, ३, ७.
तिल-माप- -पा: श. १४, ९, ३,
२२; -पान् तां. १, ८, १५; -पै:
सा. ३, ५, १.
तिल-व(त्स-→)त्सा- -त्सा तैआ. ६,
७, १.
तिलौ(-लऽओ-)दन- -नम् श. १४,
९, ४, १६; -ने शांआ. १२, ८.
तिल्वक- -स्य श. १३, ८, १, १६.
तिष्ठत्(√स्था)- -त् ऐ. ३, ९; २२;
६, ३^३; ७, १९; ८, १३; १८; ऐआ.
५, १, १, २; ३, ३; शां. ७, ६^३; ९,
४^३; ६; २८, १^३; २९, १; शांआ. १,
५^३; ८; श. १, १, १, १, ४, २, १८^३;
४, ७; ८; १२; ५, ३; ५, ३, ६; ७;
२, ३, ३, १२; ४, २३; ३५; ४, २,
९; ६, १, ८; ११; २, ५; ३, १, १, ६;
३, ७; ३, ४, ९^३; ४, ४, १४; ५, २, ४;
६, ४, ५; ८, २, १९^३; ४, ३, २, ४;
४, १४; ५, २, १७; ६, ४, ३, १०; ६,
२, १^३; २^३; ३; ४^३; १४; ३, १७;
७, २, १^३; १२^३; ७, २, २, ४;
३, १, २४^३; ४, १, २^३; ३१^३;
८, ७, ४, १०^३; ९, १, १, १०^३; २,
१२; १४^३; १५; ३४^३; २, ३, ४६;
३, १, ९; १५; ११, ५, ५, २; ४; १२,
३, २, ७; १३, २, ७, ६; ३, ३, १;
१४, ६, ७, ७-३०; ७, १, ९; का.
१, ३, ३, ९; ४, १, १७; २५^३; ६, १,
७; ८; २, ३; २, १, १, १^३; तै. १,
६, ५, ४; २, २, २, १; ३, ३, ७, ५;
८, ५, १; २^३; ३; ७, १; ११,

७ 'श्रीनिध' इति मुपा. । प्रकरणसाम्येऽपि पाभे. दुरूहः । ॥ वनस्पत्यादिवद् द्वैस्वर्थं बोध्यम् तु.
अपुत्रियङ्गु-द्र.

७,४; तैआ. १,७, ३; २,१२,१; १५,१; १०,११,२; तां. २१, ४, ५; जैड. ४, ६, २, ३; घ. १, १; ४, ५; सा. १, ४, २१; ३, २, ८; ८, ३; गो. १, २, १, २, २, ९; १६; -न्तः तां. १५, ३, २, ९; जैड. १, ४, १, १; २; -न्तम् ऐ. ८, २८; वा. ३, २, १, २, २; ५, ४, २, १; ९, ३, ४, १४; १५; -न्तौ वा. ४, २, १, १८; २४; २५.
 त्रिष्टुप्ती- न्ती तै. ३, ३, ३, १; -न्तीभ्यः तां ६, ९, २, २; -न्तीम् वा. ९, १, २, १५.
 त्रिष्टुमान- स्य वा. १४, ६, ९, ३४.
 त्रिष्टुप्य- प्यः तै. १, ५, १, १; ३, १, १, ५; -प्यम् तै. ३, १, १, ५; -प्याय तै. ३, १, ४, ६; -प्येण सा. ३, १, ६; ७; ५, १.
 तीक्ष्ण, क्ष्ण- क्ष्णः जै. १३१; -क्ष्णाभिः वा. ७, ५, २, ५, २; -क्ष्णेन जै. १३१.
 तीक्ष्ण-दंष्ट्र- प्ट्राय तैआ. १०, १, ६.
 तीक्ष्णीयस्(-क्ष्ण+ईयस्)- स्त्री तां. १३, ४, ४.
 तीथेनावा- स् सं. २.
 तीथेनावा-मर्त- योः सं. २.
 तीर(√तृ)- रम् ऐ. ४, १३; वा. ६, ५, २, ३; -राणि जैड. १, ८, १, ३; -रे वा. १४, ५, २, ४; ५; तां. २२, १८, ७; जै. १५६; -रेण तां. २५, १३, २, ४.
 तीर्ण- णः वा. १४, ७, १, २, २; -र्णाः वा. ३, ४, २, १४.
 तीर्ण-न्तम- म् दै. ३, १५.
 तीर्णो तै. २, ८, ३, ७; जै. १४; १९०.

तीर्थ- र्थम् शां. १८, ९; वा. १२, २, १, १; ५; तैआ. १०, १, १२; तां. १, १, ७; ९, ४, १२; जै. १३९; घ. ३, १; गो. १, ५, २; -र्थानि जै. १५०; सं. ३; -र्थभ्याम् शां. २, ९; -र्थे शां. २, ९; तै. २, १, ८, ३; ३, २, १०, ३; -र्थेन ऐआ. ५, १, ३; १८, ९; वा. १२, २, १, १; ५; १४, ९, १, १०; गो. १, ५, २; २, १, ४; -र्थेभ्यः शां. १२, १; तै. ३, ४, १२, १; -र्थेषु शां. १२, १.
 तीव्र, व्रा(√तु→तिव्+र)- व्रः तां. १९, ५, १४; -व्रम् तै. २, ६, १२, ४; -व्रस्य ऐआ. ५, १, १; -व्राम् वा. १२, ७, ३, ५; तै. २, ६, १, १; -व्रेण वा. १२, ७, ३, ५; तै. २, ६, १, १.
 तीव्र-सुत- म् ऐआ. ५, १, १.
 तीव्र-सोम- मः तां. १८, ५, २; -मेन तां. १८, ५, ४; ५, ६; ८-११.
 तीव्रा(-व्रडव्)-न्त- म् ऐ. २, २०.
 √तीव्रि, तीव्रयान्ति तां १८, ५, १२; १४; १५.
 तीव्री/कृ, तीव्रीकरोति शां. १२, ६; वा. १, ७, १, १८; २, ४, ४, १६; ३, ८, ३, ३०; का. १, ३, ४, ९.
 तीव्री-कार- रः शां. १२, ६; -राय शां. १३, २.
 तीव्री-कृत- म् शां. १२, ६.
 तीव्री-कृत्य वा. १, ६, ४, ६.
 तु- ऐ. १, १०; १६; १७; २, ७; ३, १, ३; ऐआ. १, १, १; २, ३, ५; ३, १, १; ३, ४; शां. १, ४; २, २; ४, १४; ५, ६; ८, ३; शांवा. १, १; ४, १; २; ५, २; ७, ९; वा. १, ८, १, ६; ९, १, १४; २, १२; ३, १६; २, २, २, ५; ११; का. १, १, ३, ४; २, १, १२;

३, ३; १४; ४, ३; ४; तै. १, १, ४, ६; ३, १, २; ५, २, ३; ४; तैआ. १, २, ४; ३, ३; ५, २; ६, १; ७, ६; तां. २, १, ४; २, ३; ३, ६; ४, १, २; जै. ३६; १०२; १५१; जैड. १, ४, ४, ९; ६, ३, ३; १३, १, ३; २, ३, ३, ९; ३, ६, २, १; सा. १, ३, २; ८; ४, १; ९; ५, १३; ८, ८; सं. २, ३; मं. २, ४, ९; ५, ३; ५; घ. १, ३; ४; ४, ६; दै. २, २, ३; ११; ३, १५; गो. १, १, १; २, २; २, ११; १४; ३, १३.
 तुग्र- व्रः तैआ. १, १०, ४.
 तुच्- च्वा सा. २, १, १०.
 तुच्छ- च्छेन तै. २, ८, ९, ४.
 तुज्(√तुज्)- जः ण ऐआ. ५, २, १.
 तुजि- ज्ये तै. ३, ५, १२, १.
 तुज्यमान- नासः जै. २०४.
 तुथ- थः वा. ४, ३, ४, १५; तां. १, ४, ३; ७; मं. २, ४, ६.
 तुन- नायुं सा. २, १, १०.
 √तुर, अतुर्यधुः तैआ. १, १०, १.
 तुर- -र मं. २, ६, १९; -रः ऐ. ४, २७; ७, ३४; ८, २१; वा. २, ३, ४, ३५; ९, ५, २, १५; १०, ६, ५, ९; का. १, ४, १, २५; तै. २, ८, ९, ७; तां. २५, १४, ५; -रम् शांवा. ९, १; तै. २, ८, ५, ६; तैआ. १, ११, ३; -रात् वा. १०, ६, ५, ९; -राय ऐ. ३, १९; ५, १९; ६, १८; ८, २; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां. १५, ३; २१, २; २४, २; २५, ३; २६, १२; १६; २७, २; तै. २, ८, ३, ४; ५, ५ गो. २, ५, १५.
 तुर-श्रवस्- वसः, -वाः तां. ९, ४, १०.
 तुरा-प्राह- - द्वा. ५, ४, ३, १४; तै. २, ६, ८, ४. गो. २, ४, २.

‘तृ’ इति मु. पाठे संहितायां दोषो ज्ञेयः । ष. १ इति Kt. । =अ. ६, ३३, १. ‘तुजे(च. १)’ इति पाठः । ‘ज-’ प्राति. इति सा. । † =‘तनाय’ इति ऋ. ८, १८, १८; साम. १, ५, १, १, ५. द्र. । ‡ मू. भा. । कालि. सा. मुपा. तु ‘अतुर्यधाः’ इति । ॥ पा. ३, २, ६३ द्र. ।

तुरायण(रऽअयन)- स्व शां. ४, ११.
 तुरायण-यज्ञ- ज्ञेन शां. ४, ११.
 √तुरण्य, तुरण्यति श. ५, १, ५, १९.
 तुरण्यत्- -तुः श. ५, १, ५, २०.
 तुरीप- -पः तै. २, ६, १८, ४; -पम् तै. २, ८, ७, ४; ३, ५, १२, १; -पाय श. १३, १, ८, ७; तै. ३, ८, ११, २.
 √तुरीय, तुरीयति जै. ४७.
 र्त्तुरीय- -यत् श. ४, ३, ५, १२; -यः श. ९, २, ३, ११; -यम् ऐ. २, २, ५; श. ४, १, ३, १७; १४, ८, १५, ९; तै. १, ७, १, ३; २, ८, ८, ६; तां. ६, ३, ११; जै. १, १, ७, ३; ५; १३, १, १; -ये ऐ. २, २, ५.
 र्त्तुरीया- -यम् श. ४, १, ३, १३; १४; १६; ५, २, ४, १३; १४, ८, १५, ४; -यम्ऽयम् श. ४, १, ३, १५; १६; -ये श. १४, ८, १५, ५.
 र्त्तुरीय- -याय श. १४, ८, १५, १०.
 तुरीय-भाज्- -क् ऐ. २, २, ५.
 तुर्य-वृह- -वाद् श. ८, २, ४, १५; तै. २, ६, १८, २; -वाहः श. ८, २, ४, १५; -वाहम् श. ८, २, ४, १५; तै. २, ६, १७, ४.
 तुला- -ला श. ११, २, ७, ३३; -लाम् श. ११, २, ७, ३३; सा. ३, ४, ८; -लायाम् श. ११, २, ७, ३३; -लायै तै. ३, ४, १४, १.
 तुला(लाऽआ)-धान- -म् श. ११, २, ७, ३३.
 तुला(लाऽअ)-वराध्य- -म् सा. २, ७, ९.
 तुवि(√तु)-जात- -न्त तै. २, ४, ७, ४; -तः तै. २, ८, २, ७.
 तुवि-नृग्- -न्ग ऐ. ५, १३;

-ग्गः श. ४, २, १, १२.
 तुवि-वाध- -म् तै. २, ५, ४, ३.
 तुवि-अध- -क्ष्वाः श. १२, ४, ४, २.
 तुवि-शुष्म- -ष्मः शां. २७, २; तै. २, ५, ८, ९.
 तुवि-ष्वणस्- -सम् श. १२, ४, ४, २.
 तु(वि→)वी-मघ- -न्व तै. २, ४, ४, ८.
 तुविष्मत्- -ष्मान् ऐ. ३, २, २; तै. २, ८, ३, ५; ४, २; ३, १, १, ८; जै. १, ९, १, २; २, ७; ८.
 √तुप्, तोपयति जै. १८; अतोपयत् जै. १८.
 तुष्ट- -ष्टः गो. १, २, १८.
 तुप- -याः ऐ. २, ९; श. ७, २, १, ७; तै. १, ६, ५, ५; -पान् श. १, १, ४, २१; -पैः ऐ. २, ७; तै. १, ६, ५, ५; ३, २, ५, १०; ११.
 तुप-पक्- -क्वाः श. ७, २, १, ७.
 तुस्तूर्यमाण(√स्तु)- -णः श. २, २, २, १४.
 तृगव- -वे तां. ६, ५, १३.
 तृगव-ध्म्(√ध्मा)- -म् तै. ३, ४, १३, १; १५, १.
 तृतुजान(√तुज्)- -नः ऐआ. १, १, ४; -नाः तै. २, ४, ३, ७.
 तृपर, रा- -रः श. ५, १, ३, ८; ६, २, २, २; ६; ७; १५; १३, ५, १, १३; तै. १, ३, ७, २; जै. १६१; -रम् श. ६, २, २, ६; ७; १३, २, २, २; तै. १, २, ५, ३; ३, ८, २, ०, ४; २, २, १; ९, २, २, ४; -राः ऐ. ४, १७; सा. ५, १, ३, ७; ८; तां. ४, १, २; जै. १६२; -रे श. १३, ५, २, १०; -रौ श. ९, ५, १, ५७.
 तृय- -म् तै. ३, ६, ३, ४.

तूर्ध्वा- -म् तैआ. ५, १, १.
 तूर्णि- -र्णिः ऐ. २, ३४; श. १, ४, २, १२; तै. २, ४, ८, २; ३, ५, ३, १.
 तूर्थ(र्णिऽअर्थ→)र्था- -र्थाः ऐ. २, २०; शां. १२, १.
 तूर्त्त- -म् श. ६, ३, २, २; तैआ. ३, १४, ३.
 तूर्त्त- -म् ऐआ. २, १, ८.
 तृष्णीम् ऐ. ७, १२; ऐआ. ३, १, ६; शां. ६, ११; २३, ५; २६, ५; शांआ. ६, १९; ७, १९; श. १, १, ४, २४; २, ४, २१; ३, १, ६; २, १, ८; ४, ४, ५; १०; १५; ८, ३, १९; ९, २, १७; ३, २, २; २, १, ४, २५-२७; ३, १, २९; ४, १, १०; ११; १३; ५, २, ४६; ६, १, ४६; ३, १, २, ८; ३, १६; ९, ३, ३३; ४, १, २, १९; २०; २, ३, १७; १८; ५, ६; ६, १, ५; ७; ६, ५; ७, ४, ४, ७; ६, ४, १, ६; ५, २, १४; ४, ३; ४; ६, ४, ९; १०; ७, २, २, १४; १६; २०; ३, ३; ४, २९; ३०; ३, २, २; ८, ५, ४, ११; ९, ४, ३, १०; १०, २, ५, १३; ११, ६, १, ५; १०; १२, ४, २, १-४; ९, ५, १, ९; १२; १३, ८, २, २; ८; ३, ६; १४, १, २, १७; १८; १९-२१; २४; २५; ३, २७; ५, १, १३; का. १, ३, १, २०; ३, ९; ४, २, ५; ६; ८; ५, १, ३, ८; २, १, ३, २, ५; ४, १०; २, २, १, २; ४, ५; तै. १, १, ६, ९; ३, १०, ४; ६, ८, ८; २, १, २, ८; १२; ४, ६; ९, १; २; ३, २, ४, ६; ९, ६; ७, २, ५; तैआ. ५, २, ८; तां. ७, ६, १; जै. ३, ४, २, २; ३, ४; सा. १, १, ३; गो. १, १, २, ८; ३, २०; २, १, ४; तृष्णीम्ऽव श. १, ४, ४, १०;

॥'-पू' इति सुपा. स्वरश्चिन्त्यः । तु. =य. २२, २० द्र. । § ←चतुर् वा.पा. ५, २, ५१. द्र. । † =क्. ८, ५२, ७; य. ८, ३; पपा. पृथक् पदम् । सं. १. द. । अविभक्तिकं निर्देशं सवन-मित्यनेन सामानाधिकरण्यात् यद् उ.म. Bप. प्रभृ. आहुस्तन्न । आदिस्वरातुपपत्तेः । ‡ भागेऽन् प्रत्ययः पा. ५, ३, ४८ द्र. । § =तुरीय वा. पा. ५, २, ५१. द्र. । † सा. इत्यस्य 'तु । विवाधम्' इति पदविभागदिचन्त्यः । §'-वि+मतुप् । ‡ त्र(←√त्र)ऽन् ।

तूष्णीम्-तूष्णीम् श. ७, ३, २, २.
 तूष्णीं-शंस- -सः ऐ. २, ३१; ३२^३;
 शां. १४, १; शांआ. २, १; -सम्
 ऐ. २, ३१^३; ३२^३; ३७; ३९^३; ४१;
 शां. १४, १; शांआ. २, १; १७;
 -से ऐ. २, ३१^३; -सेन ऐ. २, ३७.
 तूष्णीं-सार- -रः ऐ. २, ३१.
 तूष्णींक्षफ- -पः, -पम्^३ शां. १४, १.
 तू(←स्तृ)†- →तृभिः तै. १, ४, ८, ३.
 तृहव- √तृह् अद्र.
 तृच- -चः ऐआ. १, ३, ८; शां. २५,
 ५; शांआ. २, १; तां. २, २, २; ३,
 ५; ११, ६, ८; १२, १, ८; १०; ७,
 १०; ८, ५; १३, १, १२; ७, १५;
 १४, १, ७; ७, ३; १५, १, ४; १२;
 १६, ५, १२; जैड. १, १७, ३, ३^३;
 दै. २, ११; -चम् ऐ. १, १३;
 १६; २९^३; ३०^३; २, ५; ३, ११^३; ६,
 ३६; ऐआ. १, १, १; शां. ८, १;
 ५; ८; ९, २; ६; २५, २; २६,
 ८; ११; १४^३; २७, ४; शांआ. १,
 २; २, १५; श. १, ४, १, ३, ३^३; ४०^३;
 २, ३, ४, ३२; जै. १९९; गो. २, ३,
 २३^३; ५, १३; ६, १६^३; -चयोः
 शां. २७, १; -चस्य गो. २, ६,
 १६; -चस्यऽ-चस्य जै. १३७;
 -चाः ऐआ. १, १, १; ५, २, ५;
 शां. २३, २; तां. २, १, ४; ९, १,
 २७; ११, १, ५; ६, ७; १४, ७, ९;
 गो. २, ५, १०; -चान् ऐ. ६, २४;
 गो. १, १, ५; ८; -चानि शां. १४,
 ५; २४, १; २७, २; २९, ५; शांआ.
 २, २; ६; श. ८, ६, २, २; १०, ५, ४,
 ७; -चे शां. २४, १^३; श. १३, ५,
 १, ९; प. ३, ७^३; जैड. १, १८, १,
 १०; -चैन ऐ. ३, ४^३; ७, १६^३;

८, १३; १४^३; १८; १९^३; श. ५, १,
 ५, २१; का. १, ४, १, २३; २६;
 जै. १०२^३ -चौ ऐ. ३, ४३; शां.
 ९, ५; तां. ११, ६, ६; १२, १, ६;
 ७, ८; १३, १, ९; ७, ७; ११, ४;
 ५; १४, ५, ४^३; १८, ८, १७.
 तृच-क्लृत्स(√क्लृप्)- -सः शां. २५,
 २; शांआ. १, २; -साः शां. २६,
 १५.
 तृचा(-चऽअ-)शीति- -तयः ऐआ.
 २, ३, ४; ५, २, ५; -तिः ऐआ. १,
 ४, ३^३; ५, २, ३-५; -तिभ्यः ऐआ.
 २, ३, ४; ५, ३, ३; -तिम् ऐआ. १,
 ४, ३^३.
 तृच्चिन्- -नौ ऐ. ३, ४३.
 तृण(√तृद्)- -णम् ऐ. ३, २२^३; शां.
 ६, १३; श. १, २, ४, १५^३; ५, १,
 २३; ८, ३, १६; ९, २, १६; ३, ३, २,
 ८; ७, ३, ८; ९; ८, १, १४; २, १२;
 १८; ९, ४, १७; ४, २, ४, १३; १४;
 १५^३; २४; ५, ५; ६^३; का. २, १, २,
 १२; २, ३, २३; तां. ६, ७, १९;
 जैड. ४, १०, ३, ६; १०; गो. २, १,
 १; -णस्य श. ३, ८, २, १३; ५,
 १, २, १८; १४, ७, २, ४; -णानाम्
 जै. ७५; -णानि ऐ. ८, २४; शां.
 ६, १४; श. २, २, २, १३; ४, १, ८;
 ९; १३^३; १२, ५, १, १२; का. १, २,
 २, ८; ४, २, ४^३; ८^३; तैआ. ६, १२,
 १; जै. १३५; सं. २, ८, १४; गो.
 २, १, २; ४, ६; -णे श. २, ५, २,
 ४२; ३, ८, १, ११; ४, २, ५, ३; का.
 १, ५, १, ३७; -णेन श. ११, ६,
 १, १०; जै. ३; -णेभ्यः जै.
 ११५; -णैः शांआ. ४, १५; श.
 १, १, १, २२.

तृणक- -म् जै. २०८.
 तृण-जलायुक्ता- -का श. १४, ७,
 २, ४.
 तृणो(-णऽअ)-दक्- -म् श. १४, ४,
 २, २९; तां. ११, ५, २०.
 रृत्तीय,या- -यः ऐ. ४, १५; ऐआ.
 ५, ३, ३; शां. ११, २; १२, ८; २६,
 ७; २७, ७; श. १, १, ३, ३; २, २,
 ३, २५; ४, १, ५, १६; ५, २, ४, १३;
 ११, २, ६, ४; ७, १०; २१; १२, २,
 १, ३^३; ४, १५^३; १३, ५, ३, १०; १४,
 १, २, २४; का. १, २, ३, २२; २,
 १, ३, १; तां. १०, ५, १; २; ४; १७;
 १४, २, ३; २४, २०; १^३; २५, १, १^३;
 २, १^३; जैड. ४, १२, २, ३; आ.
 २, २५, ९; सा. १, १, ८; १४; २,
 ८; प. ३, ७; गो. १, १, ३६; ५,
 २^३; ४^३; -यम् ऐ. १, २९; २, २५;
 ३, ३४; ४, १६; ५, १; २^३; १२, २०;
 ६, २४^३; ७, ५^३; १५; ऐआ. २, ५,
 १; शां. २, २; ६, ४^३; ९, ३^३; १२,
 २; १६, ३; १९, ३; २०, ४^३; २१,
 ५; २२, ३^३; ५; ६^३; २५, ७; २६,
 २; १२^३; १६^३; शांआ. १, ६; २, १;
 श. १, १, १, ४; ५; २, ४, १^३; १९;
 ६, ३, २३; २, २, १, १६; ५, १, १८;
 ३, १, ४, १७; २, १, १२; ३, २, ३;
 ७, १, २०; ९, ४, १; ४, २, ३, १७;
 ३, ३, ९^३; १४; ६, ३, ३; ८, १३; ५,
 ४, ४, ११; ५, ५, ४; ६, १, ३, ९;
 ५, १, ३; ७, ४, ३^३; ५; ८, ६, ३, १९;
 ९, १, २, ५; ३, १, २२; २३; १०, १,
 २, १; ६, ५, ३^३; ११, १, २, ७; २, १,
 १; ३; ७, ७; ८; ११; २२; ५, ३, ४; ७;
 १२, २, ४, ४; १३, ५, ४, ९; ७, १,
 ५; १४, ३, १, ७; ७, १, ९; ८, १५, ९;

† अथवा ससकारमेव पदे स्थिते । तकारादित्वेऽपि चाहवृत्ती प्रसिद्धिः (क्र. ८, ५२, २. द्र.) समर्थिका भवति । तच्च सकारलोपेन वा √तृ इत्यत्र हस्तापत्त्या वा निष्पादितं द्र. । सा. अपि द्वितीयकल्पस्य समीपतरो द्र. । संप्रसारणेन त्रैत्यतोऽन्त्यलोपेन √तृपेर्वा निष्पित्तुः भा., अनाददृपितपदपाठतः 'त्रिभिः' इति पिपाठिषुः (नै. ३, ११, १०.) Sch. च न बह्नादरणीयो स्याताम् । § ←त्रिऽक्तच् पा. पा. ६, १, ३७. । श. 'त्रिचु-' इत्येवं मुद्रितमुपलभ्यते । ‡ 'त्रि-' इति मुपा. स्वरः प्रामादिकः । || ←त्रिन्तीय पा. ५, २, ५५. द्र. ।

का. १, ४, ३, १५; २, १, १,
 २, १, १५; २, ११; तै. १, १, ६, ८;
 ९, २; १०, २; ६, २, ६; ८, २, ५;
 ५, १; २, १, २, ४; २, ४, ३; ३,
 २, ८, ११; ९, ६; ११, ८, १, ५; ६;
 तैआ. २, १५, १; ६, ६, १; तां.
 ५, ६, १०; ६, ६, ८; ७, १, २; १०,
 ५, ३; ९; ११; १२, १, ८; २, १; ७; ३,
 २; ६; १९; २१; ४, ४; ५, १; २; ४; ५;
 ८; १४; ७, ३; १८, ९, १; २०, १४,
 २; ७; १५, ५; ६; १४; १६, ९; २१,
 ९, ६; ८; जै. ६३; १४३; १४८;
 १६०; १९६; १९८; जैठ. १,
 ११, १, १; ३, २, ४, ६; ३, १, ४;
 आ. १, १७; २२; ३५; १०७; १२५;
 १५५; १५८; १५९; १६८; १६९;
 २३५; २५९; ३१७; ३४२; ३४५;
 ३५२; ३८१; ३८५; ३८६; ५१४;
 ५८१; २, १९, ६; जैआ. १, २२;
 १५८; १५९; १६६; १६८; १६९;
 २३५; २५९; ३४२; ३५२; ३८१;
 ४०२; ४६३; ४६९; ५५५; ५८१;
 २, ८, १; सा. १, २, ९; २, ३, ९;
 प. १, ५; ४, ६; गो. १, १, ३६;
 ३९; २, १९; २०; ५, ४; २३; गो.
 २, ६, १५; -यया शां. ५, ७; शा.
 ८, ५, २, १५; १३, ५, ४, १३; १८;
 ६, १, ३; जैठ. ३, ३, १, ७; गो.
 १, १, १९; २, १, २५; -यस्य
 ऐ. ५, १; २; १२; २०; शां. १३,
 २; १२, १०; २०, ४; २२, ३; ४;
 ५; २४, ५; २६, १६; १७; तां.
 १०, ६, ३; ७, १; ८, १; ९, १; ११,
 १; १२, १, १; ३, ६; ५, १; १४; २१,
 ९, १२; १५; १६; १०, ३; गो. २,
 ६, ११; -यस्याम् शा. १, ४, ३,
 १३; ११, ५, ४, १२; तै. १, १, ३,
 १०; ३, २, १, १; -यस्यै तै. १, २,
 १, ६; ३, ७, ४, १; -या ऐ. ३,
 १८; ४; शां. १, १; २५, २;

शांआ. २, १; शा. ५, ३, ५, २९;
 ६, २, ३, ६; ८, ४, १, १; ५, २,
 ७-१०; १५; ३, ५; ७, ४, १४; २१;
 ९, ५, १, ३६; १०, १, १, ७; ५, ३;
 २, ५, ११; ४, ३, १६; ११, २, ७,
 ६; १४, ६, १, ९; १२; तां. ३, ११,
 २; १६, ५, १६; २४, १०, २; जै.
 १३७; प. २, २; गो. १, १, २५;
 -या: शा. २, ५, १, २; १२, ८,
 ३, ३०; का. १, ४, ३, २; तै. २,
 ६, ५, ७; ३, ११, २, १; जै. ७१;
 -याभ्याम् शा. ९, ५, २, ६; जै.
 १६२; -याम् ऐ. १, २३; शां.
 ७, ४; शा. १, ३, ४, ९; ७, १, १७;
 ६, २, ३, ५; १०; ८, ३, १, १; २; ३;
 ४; ९; २, ३; ३, ८; ४, १५; ४, १, १;
 ६, ३, १; ७, ४, १४; १०, १, ३, ६;
 ४, ४; १२, ८, २, १०; ११; १३,
 ३, ४, ५; ४, २, १२; १४, ९, ३, ३;
 तै. ३, ९, ११, ४; ११, ८, ३; ४;
 १०, १; १२, २, ९; ४, ७; जैठ. १,
 १८, १, ९; प. २, १; -याया:
 तां. ८, ७, १४; प. २, २; -ययै
 शा. ८, ६, ३, १; -ये ऐ. ५, १; ९;
 २९; ६, १९; २८; शां. ३, २;
 २४, ५; ८; ९; २८, ५; ३०, ३; ४; ९;
 शा. १, ५, ४, १४; ८, ३, ६; ४, ५, ४,
 १३; ८, १; ६, ७, ४, ५; ८, ६, ३,
 १९; १०, २, ३, ५; १३, ४, ३, ७;
 १४, २, २, ४; ४५; ३, १, १; तै.
 १, २, २, ३; ३, १०, ५; ६, ८, ७, ९,
 ४; ८, १, १; ६, ६; २, ७, ११,
 १; ३, ७, ९, ८; तैआ. २, १५, १;
 ५, १२, १; १०, १, ४; तां. ९, ८, ५;
 १०, ७, २; २०, १५, ११; १३; १४;
 २१, ९, ९; सा. २, २, १; गो. २,
 ६, १; ८; -येन ऐ. ४, १; ५,
 १; १२; २०; शां. ८, ९; २०, ४;
 २२, ५; ६; शांआ. २, १; शा. २, १,
 ४, २५; का. १, १, ४, २३; २, १, २,

१२; तै. ३, ७, १, ४; तैआ. ६, ३,
 १; ४, २; तां. १०, १२, १; २०,
 १६, १; २१, १, ३; ४; ५; ७; ८;
 ९, ९; जै. २३; १४९; सा. २,
 ८, ५; ३, २, ५; ७, २; -येषु तै.
 ३, ७, ५, १; ११, २, १; गो. २, ६,
 १२; -यै: शा. १२, ८, ३, ३०;
 तै. २, ६, ५, ७; -यौ शा. ९, ३, १,
 १२.

स्तुतीय-
 -यम् शा. ३, ८, ४, ४;
 ४, २, ३, ५; ६, ७, ३; का. २, २, २,
 १; तै. १, १, ६, १; ३, ५, २; ७, १,
 २; २, ३, ४, १; २; -ये शा. ४, ६,
 ७, ३.

तृतीय-नुद-
 -दौ शां. १८, १२.
 तृतीय-पदोदक-
 -म् शां. २२, ५.
 तृतीय-पवमान-
 -ने ऐ. ३, १४;
 शां. २५, १११.

तृतीय-प्रभृति-
 -तीनाम् सं. ३.
 तृतीय-वर्ज-
 -म् ऐआ. ५, १, ६.
 तृतीय-शास्त्र-
 -जै. १३९.

तृतीय-संवत्-
 -नम् ऐ. २, २४; ३९;
 ३, २७; २८; २९; ३८; ४, ४; ६, २;
 ४; १२; १५; १६; ८, १; ऐआ.
 ५, ३, २; शां. ४, ४; १२, ६; ७;
 १४, १; ४; ५; १६, १; २; ३; ४;
 ६, ८; ९; ११; १८, ६; २३, ८; २४,
 २; २५, ११; १२; ३०, १; ३; ९;
 शा. १, ७, ३, १६; २, ४, ४, १३;
 ४, १, १, १२; २, ५, २०; ३, २, ९;
 ३, १९; ५, १; १३; १७; १९;
 २४; ४, १, ११; १८; २, ३; ५, ३, ५;
 ५, ५, ३, ३; ९, ५, १, २७; ११, ५,
 ९, ७; ७, २, ३; १२, २, ४, २-७; ८,
 २, १०; १३, ५, १, ११; १४, १, १,
 १५; १६; १७; का. १, ३, ४, ८; तै.
 १, ४, ५, २; ५, ११, ४; ३, ८, १२,
 २; तैआ. ५, १, ६; तां. ५, १०, ११;
 ६, ३, ११; ७, ४, ६; ८, ३, ५; ६;
 ४, १; ९; १०; ५, ६; १२; ९, ७, ७;

११, ५, १; १०, २; १२, ६, ३;
 १३, ५, १; १४, ५, १; ११, १; १५,
 ११, १; १६, १, ५; १७, २, ७; १८, ६,
 ७; १९, २, ०, ६, १; २०, १; १४, १; २१,
 ७, १; ८, १; १०, २; ३; ११, १;
 २५, १, ४; जै. २, ३; ४७; ४८;
 ६३; ८९; १०२; १०८; १३०;
 १३३; १३९; १४१; १५३; जैड.
 १, १२, ३, ४; ४, २, १, ८; १०; प.
 १, ४; ४, १; गो. १, ४, ७; ८; ५,
 ४; २, २, १६; २२; ४, ११; १५;
 १६; १७; १८; ६, ६; ७; -नस्य
 ऐ. २, ३२; ३, २९; ६, ११; १२;
 ७, ३४; शां. १६, ४; श. १, ७,
 ३, १६; १२, ८, २, १०; १४, २, २,
 ७; तां. ८, ३, ५; ४, ५; ५, ६; ११;
 जैड. १, १२, ३, ४; गो. २, २,
 २२; ४, १८; -नाव ऐ. ४, ४;
 शां. १४, ५; श. ४, १, २, २५; २६;
 २, ५, १३; ३, ५, २; ८; २४; तै.
 १, ४, ५, ३; ३, ८, १२, २; तां. ८,
 ४, ५; ५, ११; ९, ७, ९; -नानि
 शां. २४, ९; -नाय श. ४, ३,
 ३, १९; ५, २४; तां. १९, ४, ४;
 -ने ऐ. २, १३; २३; ३, १०; ११;
 १२; १३; २८; २९; ३०; ४४;
 ५०; ५, ३४; ६, २, ४; ५, ८; ९;
 ११; १२; १३; १४; १५; २३;
 २४; ३१; ७, ३४; शां. १२, ६;
 ७; १३, २; १४, १; ३; ५; १६,
 १; २; २१, ६; २५, १२; २८,
 ९; ३०, १; श. ३, ६, २, १९;
 ४, १, २, २५; २६; ३, २, ११; ४, १,
 ३; १६; १८; २, ३; ७; ५, ९, १३;
 १२, ३, ४, ५; १३, ७, १, ९; तै.
 १, ३, ८, ५; ४, ५, ४; ७, ७; ५, ११,
 ३; ८, १०, ३; २, ७, १, ३; तां.
 १२, ११, ६; १३, ८; १५, ९, १५;
 ११, १०; १७, ११, २; १८, ३, २;
 ४, २; ७, ४; ११, ८; २४, १३, ४;

जै. १३३; १३९; जैड. १, ४,
 २, ५; प. २, ७; गो. १, ५, १४;
 २, २, १४; २२; ३, १०; २३; ४,
 ५; १०; १८; ५, ८; ११; १४;
 ६, ६; १६; -नेन शां. १८, ९;
 श. १२, ३, ४, १; ८, २, १०; तां.
 १०, ५, १७; जै. ४८; ८८; जैड.
 ४, २, १, ७; गो. १, ५, ११.
 तृतीयसवन-भाज(न→)ना-ना
 ऐ. ३, १८.
 तृतीयसवनीय-यान् जै. १८४.
 √तृद्, तर्द शां. २०, ४; तै. २, ५,
 ४, २; तर्द: ऐ. ५, १८; ६, ११;
 ऐआ. ५, १, १.
 √तृप्, तृप्यति शांआ. १०, १-७; श.
 १०, ३, ५, १३; तै. १, ६, ९, १०;
 २, १, ८, ३; २, ८, ३, ४; ४, ६, ६;
 ३, १२, ५, ११; तैआ. ६, ५, ३;
 तां. २, १६, ३; १६, ३, ९; जैड.
 १, ७, २, ४; प. ४, ७; गो. १, २,
 २२; ३, १४; तृप्यन्ति ऐ. २,
 ३७; ३, २२; श. १४, ४, १, १९;
 गो. १, २, २२; ३, १४; तातृप्:
 तै. २, ६, १६, २; तृप्यतु ऐआ. ५,
 ३, २; तै. ३, ७, ९, ५; ७;
 तृप्यताम् तै. २, ४, ८, ४; तृप्यहि
 तै. २, ४, ८, २; तृप्यतम् तै. ३,
 ७, ५, १२; ८, ३; तृप्यत तै. १, ८,
 ६, ४; तृप्याणि तै. २, ४, ६, ६;
 तृप्याम जै. १८२; अतृप्यत् तां.
 १६, ३, ८; अतृप्यन् श. १३, ५,
 ४, १८; तृप्यात् जै. १८२; अतृ-
 पम् तै. २, ४, ६, ६.
 तर्पयति ऐ. १, १०; ३, ५; शांआ.
 १०, २-५; ६; ७; १०, १; श.
 ४, ५, ६, ४; १२, ८, १, ८; तै. १,
 ६, ९, १०; २, २, ८, ३; तर्पयति
 श. १, ७, ३, २, ८; ११, ४, २, १६;
 १७; ५, ६, ४-८; ७, ६-९; तै.
 १, ४, १, २; २, १, ५, ११; ८, ३;

२, ८, ३; तैआ. २, १०, १; जैड.
 १, ७, २, ४; गो. १, २, २२, २, ३,
 १; तर्पयत: शांआ. १०, ५; श.
 ११, ६, २, ६-१०; तर्पयन्ति ऐ.
 ३, ५; ८, २, ४; शांआ. १०, ५;
 ६; ७; श. ११, ५, ६, ४-८; ७,
 ६-९; तै. २, १, ५, ११; तैआ.
 २, १०, १; जैड. १, ७, २, ४;
 तर्पयाभि श. ११, ६, २, ४; तर्प-
 याञ्चकार गो. २, ५, १०; तर्पयात्
 जै. ७२; तर्पयन्तु श. १४, ९, ३,
 २; तर्पयत श. ३, ९, ४, ७; तर्प-
 यत श. ३, ९, ४, ७; तै. २, ४, ८,
 ४; सं. २, ३, १५; तर्पयाणि तै.
 १, ४, १, २; तर्पयेत् तै. २, १, ५,
 १०; सा. २, २, १; तर्पयेयु: तै.
 २, १, ५, १०; अतीतृपन्त श.
 १२, ८, १, ८; तै. २, ६, ३, ३;
 अतीतृपाम श. ४, ५, ६, ४.
 तर्पयत्, न्ती, तर्पयितवै, तर्पयि-
 तव्य, तर्पयित्वा, तार्प्य- गद्र.
 तृप्यां तै. २, ५, ८, ९.
 तृपल-प्रभर्मन्-र्मा तैआ. १०,
 १, ९.
 तृप्त, प्ता- -प्त: शांआ. १०, २;
 ३; ४; ५; ६; ७; ८; जैड. १, ७,
 २, ३; गो. १, २, २२; -प्तम् ऐ.
 १, २५; शांआ. १०, ४-७; जैड.
 १, ७, २, ४; शां. १३, ४; -प्ता
 शांआ. १०, २; ४; जैड. १, ७,
 २, ४; -प्ताऽइव जैड. ३, ५, ७,
 ४; -प्ता: शांआ. १०, ५; ६; ७;
 श. ३, ९, २, १३; २४; ४, २, १,
 ३२; ५, १, ५, २४; ११, ५, ६, ४-८,
 ५, ७, ६-९; १४, ९, ३, २; तै. २,
 १, ५, १०; तैआ. २, १०, १; तां.
 १९, ३, २; जैड. १, ३, ४, ४; ७, २,
 ४; -प्तान् गो. १, २, २२;
 -प्तानि शांआ. १०, ५; -प्तायाम्
 गो. १, २, २२; ३, १४; -प्तास:

तैआ. १, ९, ६; २७, २; -प्तासु
गो. १, २, १४; -प्ते शांआ. १०,
५; श. १, ४, ४, २; गो. १, २,
२२; ३, १४; -प्तेषु गो. १, २,
२२; ३, १४.

तृप्ति- -प्तयः जै. १८२ -पितः
शांआ. ११, ७; श. १, ७, ३, २८;
४, २, १, ३३; १०, ३, ५, १३; तै.
३, १०, १, २; जैड. ३, ५, ७, ४;
तैआ. ९, १०, २; -पितःऽइव शांआ.
११, ८; -पितम् श. १, ७, ३, २८;
१०, ३, ५, १४; ११, ६, २, ४; तै.
२, ४, ६, ५; तां. १६, ३, ८; जैड.
३, ५, ७, ४; प. ४, ७; -प्तीः जै.
१८२.

तृम्- -म् श. १२, ५, १, १-३; २, २;
-म्ऽइव श. १०, ४, १, १८.

तृभि- -भीन् तैआ. १, ११, ३.

√तृम्, तृम्प ऐ. ८, २०; तृम्पन्तु श.
४, २, १, ३३.

तृपिन्(√तृप्)- -पीं तैआ. १, ११,
६.

तृष्ण-जू- -जे शां २०, ४.

तृष्णा- -ष्णा तै. ३, १२, ९, ६; तैआ.
४, २२, १; -ष्णायाः श. १, ७,
३, २८.

√तृह्, तृणेढि जै. १५१; अतृणहम्
शांआ. ५, १.

तृह्व- -तीं श. १२, २, २, २; गो.
१, ४, २०; २३७.

√तृत्तरति ऐ. २, ३४; ४, २०; ७, १२;
शां. ११, ४; १४, २; श. १, ८, १,
२२; ५, २, ४, १६; १३, ३, १, १; १४,
७, २, २७; तै. ३, १२, ३, ४;
तैआ. १०, १, ११; तरति श. १,
४, २, १२; १४, ७, २, २८; ३;
तां. १६, ७, ७; जै. ३२; १९५; सा.
१, ७, १६; गो. २, ३, ११;

तरन्ति ऐ. ४, १३; शां. १७, ९;
१९, १॥; श. १, ४, २, १२; तरन्ति
श. १, ४, १, १४ तां. ४, ७, ६; ५,
८, ६; १४, ५, १८; गो. १, ५,
२५; २, ५, ३; तरामि तै. १, २,
१, १५; ततार तै. ३, १, २, १;
तरिण्यामः जै. १६८; तर श. ६,
६, ३, ४; अतरत् तै. २, ८, ३, ८;
अतरत् तै. २, ४, ६, १२; ७, ११;
८, ३, ६; ७; तां. १६, ७, ७; जै.
१९५; अतरन् श. १३, ३, १, १; १;
तै. १, ५, २, ५; तरेयम् तै. १, २,
१, ५; जै. १९५; तरेम ऐ. १,
१३; तै. ३, १, १, ११; तरेम तै. ३,
१, २, २; १२, ३, ४; जै. १९५; अता-
रीत् तां. ७, ६, ४; अतारीः तै.
२, ५, ४, ४; अतारिपम् श. ११,
५, ३, ८; १२; अतारिपम् जै. ३२.
तारयति तै. १, ७, ४, ४; गो. २,
२, ५; तारयाञ्चक्रुः जै २०४.
तरणि-, तरत्-, तरध्वै, तार्यमाण-,
तितीर्षमाण-, तीर्गे-, तीर्त्वा गद्व.

त्रेक्षिण्य(←तीक्ष्ण+इष्टन्)- -म् तै.
१, ५, ३, २; ६, ६, ३; तैआ. २,
१३, १.

तेक्षगीयस्- -सा जै. २६.

तेजन्(√तिज्)- -म् ऐ. १, २५; ३,
२६; तैआ. ६, १०, १; तां. २४,
१३, ५.

तेजनी- -नी तै. ३, ८, १९, २;
-नीम् श. १३, ८, ३, १२; -न्या
तै. ३, ८, १९, १; -न्याः ऐ. १,
११.

तेजमान- -नः श. ३, ६, ४, १४.

तेजस्- -जः ऐ. १, ३; ५; ८; २८; २,
१; ४; ३, ३६; ४, २; ७, १३; २४;
३२; ८, ४; ८; २०; ऐआ. १, १,
३; २, २; २, ५, १; ५, ३, २; शां. १७,

१; ५; ९; २१, ४; शांआ. ३, ६; ४,
६; १२; १३; ६, २; श. १, २, १,
१३; ४, ७; २, २, २, १९; ३, १, ५;
५, ३, २; ४, ३; ८; ३, ७, १, ८; ९,
१, १९; ४, ६, ७, ११; ५, २, ३, ८;
३, ५, ८; ६, ७, १, ४; ९; ७, ४, १,
३९; ४१; १०, २, ६, २; ६, ५, २;
११, ३, १, १; ६, २, ३; १२, २, १,
८; ७, १, २; २, १; ४; ३, १२;
९, २, १०; १३, १, १, १; २, १,
२; ६, ३; ४; ५; ६; ७; ९; १२;
४, १, ७; ४, ७; ६, २, ११; १४;
१४, ३, १, २८; ६, ७, २७; ९, ४,
५; ६; का. १, १, २, १२; २, २,
१४; १५; ३, १, २; ३, ७; ५, २, २;
३, ३; २, १, ४, ११; २, २, ५; तै.
१, २, ६, १; ३, ३, ३; ७; ४, ३; ५,
१०, ३; ६, ३, ४; ५, ६; ७, ७, १;
८, ४; ८, ९, १; २, १, ५, ५; ६, १, ३;
४; ५; ४, ४; ६; ६, ५; ११, १; १४,
१; २०, १; ७, १, ४; ७, ३; ९, २;
३; ५; १८, ३; ८, ९, १; ३, १, ३, २;
२, ९, १; २; ३, ४, २; ३; ४; ९, ३;
७, ५, ५; ६, ६; ७, १३; १४, १; २;
९, ४, ६; ७; ८; ५, २; ४; १०, १,
२; ११, १, २; १२, ५, ११; ७, ४;
९, २; ४; तैआ. १, २४, २; ३, ११,
८; ४, १, १; ५, ४; ८, ४; ४, २, ३;
५, १, ३; २, ४; १३; ३, २; ६;
४, १; २; ६; ७, ८; ८, १२; १३;
१०, २; ३; ११, ४; १०, १४, १;
तां. २, १७, २; ४, २, ५; ८, ८, ९;
१०; ८, ८, १०; ९, ६; ७; १०, २; ९,
१०, २; १०, ५, ४; ५; १२, १०,
१८; १२, ७; १४, ३, १६; ९, ३४;
१५, १, ८; १०, ६; १६, १४, ५;
१५, ७; १६, ६; १७, ५, ३; ६, ३;
११, ९; १८, ७, २; १९, ५, ८;

† भा. इत्यस्य पदविभागो भाष्यं च चिन्त्ये । ‡ मुपा. स्वरश्चिन्त्यः । 'हृती' इति लक्षणात्सारी
स्वरः सम्पद्यते । यत्तु M.w. इत्यनेन मु. पाठे स्वरसंक्रमणपद्धत्या 'ती (स्त्री. २)' निर्दिष्टं तन्न, विशेष्यस्य देवचक्रस्य
क्षीवत्वात् । ७ 'हंहती' इति कालिमुपा. । ॥ चरन्ति' इति आन. मुपा. ।

७, ७; ८, २, १०, ५; ११, ६; १७, ६; २०, १०, १; २१, ३, ७; २५, ६, ३; जै. ६; ५१; १२७; १३१; १४५; १४८; १८१; १८७; १८९; जैड. १, १४, २, १; २, २, १, १; ३, ५, १, १३; १६; आ. १; सा. १, १, २; मं. २, ४, ५; ६, १५; प. ३, ७; गो. १, १, १६; २, ९; २०; ३, १, २, २; ५, ३; ५; ८; ६, ६; -जसः ऐ. ७, ३२; शांआ. ६, १०; १८; श. ४, ६, ७, ११; १३, ४, ४, ७; १४, ६, ७, २७; तै. २, ७, ३, ३; ३, ८, २, १; ९, २०, १; ११, १, २; तैआ. ५, १, ४; ८, ६, १३; मं. २, ५, ११; -जसा ऐ. १, २८; २, ४; ४, २३; ५, २९; ८, ४; ७; श. २, ५, ४, ३; ४, ३, ४, २१; ५, ३, ५, ८; ४, ५; २; १८; ७, ४, १, ४१; ४३; ९, २, ३, ३४; ११, ४, ४, ११; ५, ४, ५; १२, ९, २, १०; १३, १, १, १, २, १, २; ६, ९; ६, २, ११; १४; १४, ३, १, २, १; का. १, ५, ३, ३; तै. १, १, ९, ६; ३, ३, ३; ५, ५, १; ३; ५; ७; ६, ३, ४; ७; ७, ६, १; ८, ३, ४; ८, ३, १; २, ५, ७, १; ६, ७, १; १९, १; ७, ७, ३; ९, ५; ३, ३, १, १; ४, ३; ९, २; ३; ५, १२, २; ७, ५, २; ९, ४, ६; ७; ५, १; २; ११, ७, ४; ९, ८; १२, ९, ७; तैआ. २, १०, १; १९, १; ४, २१, १; ४१, १-६; ५, २, ५; १३; ३, २; ४, ५; ८, १२; १०, ३; ६, ३, २; १०, १, १; तां. १, ३, ५; ७, ३; ८, ८, ११; ९, १०, ३; १०, ५, ३; ५; १२, १२, ८; १९, ८, २; जै. ३; जैड. १, ६, २, ७; मं. २, ४, १४; प. ४, ७; गो. १, १, २, २; ३, १; २, ५, ३; -जसि ऐ. ५, २९; ऐआ. १, २, २; ३, ११,

१; ४; श. १४, ६, ७, २७; तै. ३, ११, १, ४; तां. ६, ६, ४; २०, १०, १; जै. ६; गो. २, १, २, २; -जसी श. १३, २, ६, ४; तै. २, १, २, ९; ६, ७, ३; -जसे श. १४, ९, ३, ८; तै. २, ३, २, १; ६, १, ४; ५, २; ७, ७, ७; ३, १, ५, १०; ६, ४; ४, ९, १; ९, २२, २; तैआ. ६, १, ३; तां. १, २, ४, २, १७, २; ६, ५, ३; ६, १७; ११, १, ७; ५, २९; १४, १, १४; ६, ११; १५, ७, ८; ११, १६; मं. १, ७, ४; -जांसि श. ४, ५, ४, ५. तेजस्काम-मः ऐ. १, ५; २, १; २०; ४, २; ११; तैआ. १, २६, ६; तां. १४, ९, ३४; जै. १३१; -मस्य तै. २, १, ५, ५; तैआ. ५, १०, २. तेजोद्वा-द्वाः तैआ. १०, ६३. तेजोमय-यः श. १४, ५, ५, १-१४; ७, २, ६. तेजोमा(त्र→)त्रा-त्राः श. १४, ७, २, १. तेजोरस-म् शां. ६, १०; ११. तेजस्वत्-स्वत् ऐ. ५, २९; तै. २, ७, ७, ३; तां. १०, ६, १; स्वते तै. २, ७, ७, २; -स्वन्वत् तै. २, ७, ७, २; -स्वन्ति तां. २४, १८, ३; -स्वान् तै. २, ७, ७, ३; ३, १०, १, १. तेजस्वती-ती ऐ. ५, २९. तेजस्विन्-स्वि तै. १, ५, ३, १; २; ३; ७, ५, ५; ३, ९, ९, ३; १०, १, २; तैआ. ८, १, १; -स्विनः श. १२, १, ३, २३; गो. १, ४, १३; -स्वी ऐ. १, ५; ८; २, १; ४, २; ऐआ. १, १, ३; श. ११, ६, २, ३; १४, ५, १, ४; तै. १, ७, ८, ३; २, १, ५, ५; ३, १, ५, १०; ७, १, २; ९, १९, ३; ११, १९, ८;

तैआ. ३, ७, ४; ४, ६, २; ५, ५, ३; तां. २, ५, ४; ११, २; १७, ४; १४, ९, ३४; १५, १०, ६; जै. १३९; १४०; १४५; १५१; १८०; १८१; १८९; जैड. १, १४, २, ११; प. ३, ७. तेजस्विनी-नी श. १४, ५, १, ४; -नीः तै. १, ३, १, १; तैआ. १, २४, २; -नीम् तै. १, ३, १, ४; ६. तेजस्वि-तम-मः शांआ. ४, ६. तेजस्वि-तर-रः तै. ३, ९, ५, २; तैआ. १, २४, २. तेज(स्य←)स्या-स्याः तै. १, ७, ५, ४; ८, ९, १. तेजिष्ठ(←तिग्म)-ष्ठम् श. १, २, १, १३; ४, ७; का. २, १, ४, ११; २, २, ५; तां. २३, १६, ९; -ष्ठेन तै. ३, ३, १, १. तेतिजान-नः श. ३, ६, ४, १४; तेदनी-नीम् श. १, ९, २, ३५; -न्याः श. १३, ५, ३, ८. तेजसु(←तेजम्)-सः श. १४, ५, ५, ५, ९; ७, २, १२. तैरश्च(←तिरश्चि, श्ची)॥-म्जै १७५. तैरश्च्य-श्च्यम् तां. १२, ६, ११; १२; -श्च्ये आ. १, ३४६; -श्च्येन तां. १२, ६, १२. तैल-म् सा. १, ५, १५; २, ६, ९. तैला(लडअ-)भ्यङ्ग-ङ्गः शांआ. ११, ४. तैल्वक(←तिल्वक)-कः प. ३, ८. तैप(←तिप्य)-पस्य शां. १९, २. तोक्(√तुक्)-क्म् श. ७, ५, २, ३९; -क्म्-क्म् गो. १, १, २, ८; -क्स्य ऐ. १, २, ८; -काय तै. १, १, ७, १; ८, ४; ५; २, ४, ८, ७, ८, २, ५; ३, ६, १०, ५; तैआ. १०, १, १६; मं. २, १, १३; -के ऐ. २, ७; तै. २,

† 'ते' इति IV. मुपा. एकत्र, अज मुपा. चोभयत्र स्वरचिन्त्यः । ‡ 'ते' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः । तां. आ. पाठस्तु 'श्च्य' द्र. । † 'तिरश्चेः' इति जैआ. मुपा. गद्र. ।

४,३,७; ८,६,९; ३,६,६,४; मं.
२,१,८.
तोक-वत्- -वत् ऐ. २, ४०; ४१;
श. ११,४,३, १९; -वान् ऐ. २,
४०; ४१.
तोक-साति- -त्ता तै. १, २, १, १.
तोकमन्- -कम ऐ. ८, १६; -कमभिः
तै. २, ६, ४, १; ११, २; १०;
-कमानि ऐ. ८, ५; ८; श. १२,
७,२, ९; १०; ८,२,७; ९; ९,१,२.
तोकम-कृत- -तानि ऐ. ८, १६.
तौत्- -तः ईं श. ३, ३, १, ११.
तौत्र(√तुद्)-प्रजित,ता- -तया, -तेन
श. १२, ४, १, १०.
तोय- -येन तैआ. १०, १, १.
तोशा- -शा गो. २, ३, १५.
तौद्(←तुद् वा तौद्)- -द्गानि आ.
१, ९७; -द्दे आ. जैआ. १, ९७.
तौभ- -म् आ. १, २०७.
तौरश्रवस्(←तुर-श्रवस्)- -सम् आ.
जैआ. १, २९८; -से तां. ९, ४, ९;
१०; आ. २, १०, ५; जैआ. २,
१८, ७.
तौर्वश(←तुर्वश)- -शाः श. १३, ५,
४, १६.
त्मन्(←आत्मन्)- →त्मना श. ७,
५, २, ३; तै. ३, ७, १३, १; ११,
२, १; मं. १, ५, ३; त्मन्या तै. २,
६, ८, ४.
त्यडइति॥ जैड. ४, ८, ३, ६.
√त्यज्, तित्याज ऐआ. ३, २, ४;
शांआ. ८, ६; तैआ. १, ३, १; २,
१५, १.
त्यक्त्वा सा. १, ५, ११.
त्यजस्- -सः शां. २६, १२.

त्याग- -गः मं. २, ४, ५; -गेन
तैआ. १०, १०, ३.
त्युद्||- →त्युद् ऐआ. ५, २, ५; शां.
२४, ८; श. १४, ३, १, ३१; ६, ९,
१० तै. १, ७, ४, २; २, ७, १३, २;
३, ७, ९, ४; तैआ. ४, २१, १; ८, ६,
१; ल्यम् ऐ. १, १९; ४, २०; २९;
३१; ५, १; ४; १२; १६; १८; २०;
ऐआ. ५, ३, १; शां. २२, ८; २३,
२; ८; २५, ३; ६; ८; २६, ९;
शांआ. ३, ६; श. ३, ३, २, १२;
४, ३, ४, ९; ६, २, २; १३, ५, १, ११;
१४, ५, ३, १; ४; ८; तै. १, ८, ८, १;
२, ४, ८, ७; ३, १, ३, ३; ७, ११, २;
तैआ. १, १०, ३; ४, ११, ८;
२०, ३; ५, ९, ११; तां. १३, ९,
५; १५, ५, ४; १८, ८, १२; जै.
१५३; १९८; २०९; सा. १, ७,
१३; २, १, ५; ८, १; ३, ६, ९ मं.
२, १, १६; प. ५, १; १२;
त्यस्मिन् जै. १४८; ल्यस्य श.
श. १४, ४, १, २६; ५, ३, ५;
९; जै. १५१; ल्यस्याः जै. ४४;
त्या तै. ३, ७, १०, ४; ५; त्याः
म. १, २, १३; त्याश्च श. १, ४,
५, १३; ल्ये ऐ. १, २२; शां. २१,
४; तां. १५, १०, ३; गो. २, ४,
२; स्यः ऐ. १, २२; २८; ४, ३२;
५, ८; शां. ८, ७; २०, ४ २१, ३;
२२, ५; २३, ३; ८; २४, ५; २६,
१२; श. ५, १, ५, १९; १३,
२, ७, ५; ५, १, ११; तै. २, १, २, १;
८, ७, ८; तां. १४, ५, २; जै. १३७;
१९३; १९८; २०९; सा. ३, ३, ३;
गो. २, १, २; स्या ऐ. १, २८;

३, ३६; ५, १८; शां. २६, ११;
जै. १५१.
त्युय्- -यः तैआ. १, १०, २.
√त्रप्, अत्रप्स्यत् ऐआ. २, ४, ३.
त्रप्- -यु तै. ३, १२, ६, ५; जैड. ३,
४, ३, ३; गो. १, १, १४; -पुणा
जैड. ३, ४, ३, ३.
त्रय- -त्रि- अत्र.
√त्रस्, त्रसति श. ३, १, २, १७.
त्रस-दस्यु- -स्युः तां. २५, १६, ३;
जैड. २, २, ४, ११.
त्रासदस्यव- -त्रे आ. जैआ. १, ३७५.
त्रात्(√त्रै)- -तः वं. १; -तम् आ.
जैआ. १, ३३३; -ताः श. ४,
१, २, १४; -तात् वं. १.
त्रात्- -ता ऐ. ८, ११; शांआ. १, २;
श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १,
२२; तै. ३, ६, १०, २; जै. ६२;
१९०; -तारम् श. ४, ६, ४, ६;
जै. ६२; सा. १, ३, ९; २, १, ५.
त्रि-→तिसृ- -सृणाम् श. १२,
८, २, ११; -सृभिः ऐ. १, १२;
३, २३; ४, ६; श. ३, ३, २, १३;
४, ४, १, १५; ५, ३, ६; ६, १, ४, ५,
५, ४, २८; ६, ३, ३, २५; ४, २, ५;
७, २, ४, १८; २४, ५, १, ४; ८, ४, ३,
४; ११, १, २, ८; १४, ६, १, ९; तै.
१, ८, ६, ६; २, २, ६, १; तैआ. १,
११, ८; तां. २, ४, १; ५, १; ३; ६,
१; ७, १; ९, १; ११, १; २; १२,
१; १३, १; १४, १; १५, १; १६,
१; १७, १; २, १, १; २, १; ३,
१; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ८,
१; ९, १; १०, १; ११, १; १२,
१; १३, १; ४, १, ७; ५, ६, ४;

† भा. तु 'सात्' इति प्राति. निघान्तमाह । § =य. ४, २२; पपा. अनुसारि प्राति. द्र. 'तोते' तैसं
१, २, ५, २ । 'तोते' 'तोतो' (←तव तव) इति अव्य. M. प्रभृ. साधु निर्दिष्टम् । समान एव स्थले मैतं. १, २, ४; का.
२, ५, तु 'तव तव' इति पाठ उपलभ्यते । सा (श.), उ. म. च तममेवार्थमाहुः । पक्षान्तरे च 'तोक-पुत्र'
इत्यप्याहुः । म सा. (तैसं), 'कलत्रं' इत्यप्याहुः । भा (तैसं). तु 'त्वद्वते' त्वया रक्षिते गृहे' इत्याह । √तुन्तन्
इति द. द्र. । ‡ 'तोपा' इति G. उपेक्ष्यः । § 'स्तौम-' इति जैआ. पाठः । ¶ 'आदित्य-' इत्यस्यान्तिममक्षरम् ।
॥ विभक्तिस्वरप्रतिषेधो द्र. पा. ६, १, १८२ । φ =अत्युग्र- आदिलोपो द्र. भा. । ∫ चात्रम् आ. पाठः ।

२, ८, ५; १६, १६, ४; जै. ११६;
 जैठ. १, १८, १, १०; ३, ३, २, १;
 प. ३, २, ३; ५; ६; गो. २, ३,
 २०; ४, ७, ५, ३; -सुभिःऽसुभिः
 श. ७, २, ४, १५; २१; १२, ८,
 १, ११; -सुभ्यः तां. २, १, १;
 २, १; ३, १; ५, १; ६, १; ९, १; ११,
 १; १२, १; १७, १; प. ३, २; ३;
 ५; -सृष्टु ऐ. ३, १७; ऐआ. ५,
 १, ५; २५, १३; तै. १, ६, ९, ७;
 जै. १३७; गो. १, २, १५; -त्तः
 ऐ. १, २, ३; २५; ३०; २, ४; १०;
 १७; ३, २, ३; ४५; ६, १४; २६;
 ७, १; ८, १०; ११; ऐआ. १, २,
 २; २, १, १; ५, १, १; ६; २, २;
 ३; ५; शां. १, १; ३, ८; ६, १५;
 ८, ४; ८; १०, ३; ६; १५, ३; ४;
 १६, ४; ११; १८, २; ३; २०, ४;
 २२, ९; २५, ७; ८; २८, ५; शांआ.
 २, ३; ५; ४, ८; शा. १, ५, ४, ९; १४;
 ७, १, १७; ९, १, १७; २, १, ४, ५; २,
 १, १४; ५, १, ४; ३, ३, ३, ४; ४, ४,
 १७; ९, ४, १२; ४, ५, ८, १६; ५,
 १, ५, २१; ३, ५, २९; ५, ५, १७;
 ६, ५, २, २, ३; ७, १, १, ३, ३, २, १९;
 २, १, १४; १६; ३, २, ९; ८, ५,
 ३, ५; ४, १२; ६, २, ६; १७;
 ७, २, १७; ९, २, २, २; ३; ६;
 ७; ३, ४०; ४१; ४८; ३, ३, ६; ४,
 २, १४; ५, १, २२; १०, १, २, ९;
 २, ५, ८; ४, २, ५; ५, ३; ५, ४, १५;
 ११, १, २, ७; १२, ५, २, ३; ७, ३,
 ६; १३, १, ५, ६; ३, ३, १; १०;
 ४, २, ८; ११; १४; ३, ५; ४, १; ६, २,
 ९; ८; ३, ९ १४, १, १, २८; ६, १,
 ९; १०; १२; ९, ४, ११; का.
 १, १, ४, ४; २, १, ९; ४, ३, ४; तै.
 १, १, ९, ४; २, १, ८; ३, १०, ३; ४;
 ५, ९, ४; ५; ६; ७, ६, ८; १०, ६; ८,
 ५, ४; ५; २, ४, ५, ६; ६, ४, १; ७, ४;
 ८, ३; १०, ४; ११, ६; १२, ४; १४,

४; १७, ६; १८, ३; २०, ४; ८, १,
 ६; ३, ३, ११, ३; ६, २, २; ३, ४;
 १३, १; १४, २; ७, ४, ९; ८, २, १,
 ४; ९, १४, ४; ११, ८, २; ३; ९,
 ५; तैआ. १, १०, ३; २५, ३; २,
 ८, १; ५, ९, १; ७, ५, १; तां. १, २,
 १; २, १०, २; १७, २; ३, ४, ३;
 १३, ३; ४, ४, ३; १२, ३, ६; ५, १;
 १६, ६, ३; ७-९; २०, १२, २; २१,
 ४, ५; १३, २; जै. १२१; १३०;
 १३१; १४४; १५५; २०७; जैठ.
 १, ६, ६, ७; १२, ३, १; १८, २, ५;
 आ. २, २४, ६; सा. १, २, २; ४,
 ४; सं. १; प. ३, २; गो. १, १,
 ६; २७; ३, ५; १८; २१; ५, २१; २,
 १, २६; २, ८; ३, २०; ६, १५;
 -त्तःऽत्तः शां. ५, ७; श. ४,
 ५, ८, १२; ७, २, २, १५; ११, ५, १,
 १४; गो. २, १, २५;
 ->त्रयः ऐ. १, ५; ३०; २, १७; १८;
 ३, ७; ४, ९; १२; १८; २४; ५, १; ३;
 १२; २०; २१; ३२; ७, १५; ३०; ऐआ
 १, १. १: २: २, ३; ३, २; ८; ५, १; २,
 ४, ३; ५, १, ५; २, ५; ३, २; शां. १,
 १; ३, ८; ४, ११; १४; ८; ११, ११,
 ६; १४, ५; १६, ११; २०, ४; २३,
 २; शांआ. २, १७; श. १, २, ४,
 २०; ३, ५, ११; १३; ५, ४, ९; १४;
 ७, १, १७; २, १, ४, २५; ६, ३, ३;
 ३, १, ३, ६; ४, ४, १७; ९, ३, ३, ३;
 ३४; ४, ५, ३, ६; ४, १; ६, १, ४; ६,
 १, १, ६; २, २, ३; ४, २, ५; ४, १३;
 ५, २, २२; ७, ३, १६; ७, १, १,
 ३४; २, १५; ४, १, ३१; ५, १, ९;
 ११; ८, ४, १, १२; ४, ३, ४; ९, ४,
 २, १०; ५, २, १२; १०, २, २, ५; ४,
 ४; ५, ८; ४, २, २५; ११, १, २, ८;
 ६, २५; ३१; २, १, ५; २, १, ६, ९;
 १०; ११; ४, १, ११; ३, १९; ५, ४,
 ११; १५; ८, १; ३; ६, ३, ४; १०;
 १२, १, ४, २; २, २, ६; २१; ३, २,

१; ४, १, ४; ८, १, ९; ११; २, २६;
 २७; ३२; ३३; ९, १, ७; ८; १३,
 १, ७, ३; २, ८, ४; ४, ४, ५;
 ११; ५, ४, २६; १४, १, १, २८;
 ३, ३०; ४, ७; ३, १, २१; ४, ३,
 ११; १२; २४; ६, ९, १; २; ९;
 का. १, १, ४, २३; ६, २, ३; तै. १,
 १, ५, २; ७; ८, ६; ४, ६, ७; ५, ६,
 ६; ६, ३, १; ७, ९, १; ६; १०, ६; ८,
 ५, ३; २, १, ९, १; २, ३, ७; ६,
 १; ३, १०, १; ६, ७, ४; ११, ६; ७,
 ९, ५; ११, १; ३, २, ३, ६; ४, ६; ७,
 ३; ३, ४, ४; ७, ३; ११; ९, २; ८,
 १०, ३०; १६, ३; १७, २; २०, १;
 ९, ३, २; ६, २; ९, ३; १६, ४; तैआ.
 ५, २, ८; ३, ३; ६, १; ९, १; ४; १०,
 १०, २; तां. ४, ४, ११; ५, ८; ९,
 ७; ७, १, १; ३, २०; ७, ७; ८, १, ४;
 १०, १, १०; ५, १; १३, ४, १७;
 १४, ७, ९; १६, १६, ४; २०, ५, ३;
 १५, २; २१, ४, ७; ५, १; १३, २;
 २२, २, ३; १५, १; १८, १; २३,
 १६, १; १७, २; २६, १; २८, १;
 २४, १, १; ९; ३, १; ४, १; ५, १;
 १४, १; १८, १; २०, १; २५, १,
 १; २, १; ६, १; ३; जै. ३४;
 ४८; ८८; ११०; ११६; ११८;
 १२१; १२२; १३९; १५५; १६९;
 २१२; जैठ. १, ६, ३, ५; ८, ३, ३;
 ७; २, २, ३, ३; ४, ३; आ. १,
 ४८५; ५२५; २, ४, ४; ७; जैआ.
 १, ४८५; २, १४, ४; प. १, ३; २,
 १; ३, १२; ४, ७; गो. १, १, २४;
 २९; ३९; २, १६; ३, १०; १६; ५,
 ३; ५; २, १, १; २, १३; ३, ३; ५,
 ७; त्रयःऽत्रयः तै. १, ६, ८, ९; ३,
 ९, ३, २; त्रयाणाम् ऐ. १, २२;
 ३, ४६; ७, २९; शां. १८, ३;
 तां. ८, १, ९; १४, ११, १९; जै.
 ६३; १५९; जैठ. ३, २, ४, १०;
 सा. ३, ९, ५; त्रयाणाम्ऽत्रयाणाम्

तै. ३, ९, ३, ३; त्रिमिः ऐ. ३,
 ४६; छ, १८; शां. ६, ५; ११;
 शा. १, ४, १, २३; छ, ३, २, ८; ६, ३,
 १, २५; ४०; २, ५; १०; ४, ४, ५;
 ११; ५, १, १२; ३, १६; ८, २, ५;
 ७, १, २, १७; ४, १, २, १५; १, ११;
 ९, ४, २, ८; १०; ४, ७; १४; १०, २,
 १, ११; १२, ८, १, ९; १३, २, ७, ६;
 ३, ३, १; १४, ४, १, २४; का. १,
 १, ४, १४; तै. १, १, ५, २; ३, २, ६,
 ८, १; ७, ९, ५; ३, १०, ११, ३; ४;
 १२, ९, १; तैआ. १, १०, ३; तां.
 ४, ४, ११; ७, ३, २; ८, ४, ३; २१,
 ४, ५; जै. १०२; सा. १, ५, १४;
 सं. ३; गो. १, १, ६; २८; ३, २;
 त्रिम्युः शा. ४, २, ३, ६; ५, ८, १६;
 प. २, १; त्रिपु ऐ. ८, ९; ऐआ.
 १, ३, ४; शा. ७, ४, १, २८; ८, ४,
 १, ९; ७, ३, २, १; १०, ४, २, २६;
 २९; १२, ५, २, ३; तै. १,
 २, १, २३; ८, ६, १; २, ४,
 ३, ४; ३, ११, ६, २; गो. १, १,
 २६; त्रीं ऐ. ५, १; शां. २२, ४;
 २६, १६; शा. ११, ६, ३, ४;
 १४, ६, ९, १; २; तै. २, ७, १२,
 २; त्रीणाम् शा. २, ३, ४, ३७;
 का. १, ४, १, २६; सा. २, १, ५;
 त्रीणि ऐ. १, २५; २, १७; २, ४; ३,
 २५; ४६; ४, ९; १२; १५; २८;
 ५, ३२; ६, १९; ७, २; १७; ८,
 ९; ऐआ. १, १, २; २, ३, ३; ४;
 ३, १, २; २, १; २; ५, १, १; ३;
 २, २, ५; शां. ३, २; ४, ११; ५,
 ७; ६, १०; ११, ७; ८; १८, ३;
 १९, ८; २७, ३; शांआ. २, ३;
 ३, ५; ४, ७; ७, ४; ८, १; २;
 शा. १, १, ३, ३; ३, ५, ९; ६, ३, १;
 २, १, २, २; ५, १, २, १; २, ४, ६; ४, २;
 ३, १, ३, २०; ६, १, २, २; ८, ४, १;
 ९, ३, ३, ३; ४, १, ३, १७; ३, २, ७;

११; ४, ४, ५, ६; ५, ८, १; ६, ३, ३;
 ७, ५, ४, २; ५, १६; १८; ६, ३,
 १, ११; ५, ४, ५; ८, १, ३, ५; ३, ३,
 ८; ७, ३, २१; ९, १, १, ४३;
 ३, १, १७; ३, १८; १०, २, ५, १५;
 ६, १६; ४, २, २; ४; ३, ८; १३;
 १९; ५, ४, ४; ५; ७; ८; १०;
 १२; १४; ११, १, २, १०; ११;
 ५, ५; ६, ३१; ५, २, १०; ५, ८, २;
 ३; ४; १२, २, २, २१; ३, २, ३;
 १३, १, ७, ४; ३, ३, १०; १४, १,
 ३, ३; ३, १, २, १; ४, ३, १; ८; का.
 १, १, २, १; ४, १, ४; ४, ३, १७; ५,
 १, ३८; ३, २; २, १, ३, १; तै. १,
 १, ५, १०; ६, ८; ५, ६, ६; १२, १;
 ८, ६, ६; २, ४, ६, १; ७, १२, २; ८,
 ८, ६; ३, २, १, २; ७, ३; ७, ७,
 ११; ९, ५; ८, १०, २; २१, ४;
 १०, ९, १३; तैआ. १०, १, ४;
 १०, २; तां. ७, ३, १९; ८, ४, १;
 ९, १, २६; ३, ५; १२, १, २; १३,
 ३२; १९, १४, ४-७; २०, १५, ४;
 १३; २१, १०, २-४; २४, ११,
 १; १५, १; जै. १९; ३४; ४८;
 ६४; ७७; ८९; १०१; १०२; १०८;
 १४७; १६९; १८६; जैल. १,
 १, ७, ३; ४; ६, १, ६; ८; १२, २, ७;
 १३, १, १; १७, ३, १४; ३, ३, २, ६;
 ४, १, ६-८; ४, ३, १, १; आ.
 १, ४; २१; ६१; ९७; १००; १०९;
 १२०; १२४; १२५; १३३; १४२;
 १५५; १६१; १६३; १६५; १६६;
 २२७; २३७; २४६; २५०; २५१;
 २५३; २५४; २५५; २६९; २७१;
 २७२; २८८; ३१७; ३४३; ३७२;
 ३७३; ३८५; ३८८-३९०;
 ४०२; ४०६; ४११; ४१७; ४२७;
 ४२८; ४३३; ४३८; ४६३;
 ४७९-४८२; ४८७; ४९५;
 ४९८; ५०३; ५१६; ५१८; ५३३-

५३६; ५४१; ५४६; ५४९; ५५०;
 ५५५; ५५९; ५६२; ५६४; ५६९;
 ५७६; ५८०; ५८१; ५८२; ५८४;
 २, ४, १; ७, १; ९, ७; १०;
 १४, १; १९, ६; २०, ७; जैआ.
 १, ४; २१; ६१; ९७; १००; १०९;
 १२०; १२४; १२५; १२२; १३३;
 १४२; १५५; १५६; १५९; १६१;
 १६३; १६६; २३७; २४६; २४८;
 २५०; २५१; २५३; २५४; २५५;
 २५९; २६९; २७१; २७२; २८८;
 ३१७; ३४३; ३७२; ३७३, ३८८;
 ४०६; ४११; ४१७; ४२८; ४३३;
 ४४०; ४६३; ४७२; ४८०; ४८१;
 ४८२; ४८७; ४९५; ४९८; ५०३;
 ५१६; ५१७; ५१८; ५२३; ५३३;
 ५३६; ५४१; ५४६; ५४९; ५५०;
 ५५५; ५६२; ५६४; ५६९; ५७६;
 ५७८; ५८०; ५८२; ५८४; २, २,
 १; ३, ८; ९, १; १५, ६; १९, १; ७;
 २३, १०; सं. ४; सं. १, २, ८; प. २,
 १०; छ, ६; ७; गो. १, ४, २४;
 ५, ५; २३; २, २, १०; ६, १;
 त्रीणि त्रीणि शा. ११, ५, २, ७;
 तै. १, ६, ८, ९; त्रीन् ऐ. १, २, ५;
 २, १८; ६, १९; ८, २७; शां.
 ३, ८; ६, १०; ८, ७; ९; २४, १;
 २५, १०; शा. १, ३, ३, १३; ३, ४,
 ४, २६; २७; ५, १, १; २६; ३, १९;
 ४, ५, ५, ६; ९; ५, २, १, २४; ५,
 ४, २३; २, २६; ७, २, ४, ६; ११;
 ५, १, ९; ९, ४, ४, १३; ५, १, ३; ९;
 १०, २, ३, १-१०; १२; १३;
 १४; ४, २, ५; ११, ५, ८, २; ४; १२,
 ८, १, ६; ९, ४, १५; १४, ३, १, २;
 ८, १५, ९; तै. १, ६, ८, ८; २, ३,
 १०, ३; ३, ३, ७, १; ७, ४, ९; १०,
 २, १; ११, ४; तैआ. २, ११, १;
 तां. २, ५, २; ७, ७, ७; १६, ४,
 १२; १९, १४, ३; जै. १४; ११६;

† 'त्रि' इति. W. मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ त्रीणीत्यर्थः तु. ऋ. ५, २९, १ ।

१५५; १८२; जै. २, २, ४, ३;
३, ४, १, ५; सा. १, २, १, १०; ३, १;
६, ४; ७; ८; ७, ९; १२; २, १, ११;
३, १, ४; ६, ६; ९, १; ष. १,
५; गो. १, १, ६; ३१; २, ६, १;
त्रीन्ऽत्रीन् श. ७, २, ४, ३; ८:
१३, ८, ४, ३; तां. २१, १४, १०.

तिसृ-धन्व- -म् शां. ४, २; श. ११,
१, ५, १०; १४, १, १, ७; तै. १, ८,
३, ४; २, ७, ९, २.

त्रयु- -यः श. ५, ५, ५, १२; -यम्
ऐ. ६, १०; ऐआ. ३, २, १; ५, २,
१; शां. १, ५; शांआ. ८, १; श.
५, १, ५, १; ६, ५, १, ६; ३, ४; ८, १,
३, ४; ९, २, १, १; १०, ५, २, ६;
४, १२; १२, ३, ३, १४; १४,
४, ४, १; ३; ८, २, ४; जै. १२५;
१७४; १८२; जै. १, २, १,
३, ४; १०; ३, ४, ५, २; गो.
२, २, २०; -यस्य ऐआ. ३, २,
१; २; शांआ. ८, १; श. ९, ५, २,
२; जै. १, १, १, २; आ. १;
-याः श. १, ३, ४, १२; ८, ३, ८;
४, ३, ५, १; ५, ५, ४, २८, १२, ८
३, २, ८; २९; १४, १, ३, २, ४; ३१;
२, २, ११; १४; ३५; ८, २, १; का.
१, ६, १, ६; तै. १, ८, ५, २; २, ६,
५, ७; -या३ः तां. २०, १६, ६;
-याणि श. ६, ७, ४, ४; तै. १,
८, ५, २; -यान् श. २, ६, १, १५;
का. १, ६, १, २७; -येण श. ५,
५, ५, १५; १०, ५, १, २; जै. ८,
१, १, १, १; २, १, १.

त्रयी- -यी ऐ. ५, ३३; श. १, १,
४, ३; ४, ६, ७, १; ६, १, १, १०; ३,
१, ११; २०; ७, ५, २, ५२; ८, ५,
२, ४; २, ३, ३, १४; ५, १, १८; १०,
५, २, २; १०, ८, १५, २; ९; का.
२, १, ३, ८; तै. ३, १०, ११, ५; †
तैआ. १०, १३, १; ६३, १; जै. ८,

१, २, १, ५; ४, ४, १०; ५, १, २; ७,
१, ५; २, ३, ३, ७; ३, ४, ४, ४,
५, ४; -यीः श. २, ५, १, २:
-यीभिः श. ९, १, २, २२; -यीम्
शां. ६, १०; १२; श. ६, १, १, ८;
७, ५, २, ५२; १०, ४, २, २२; २७:
३०; तै. १, ४, ९, २; तैआ. २,
११, १; जै. १५३; जै. १, ७,
१, ६; ३, ४, १, ९; -य्यः श. ९,
१, २, २२; १३, २, १०, ३; का.
१, ४, ३, २; -य्यः† तै. ३, ९,
६, ५; -य्या ऐ. ५, ३३; शां.
६, १२; श. २, ६, ४, २-७; ६,
१, १, १०; ३, १, १०; ११, ५, ८,
७; १२, ३, ३, २; का. १, ६, ४,
३-८; तै. ३, १०, ११, ६; जै. ८,
१, १८, ३, २; ३, ४, ४, ४; ५, २, ५;
गो. १, ५, २५; -य्याः का. १, ६,
४, ६-८, -य्याम् श. १०, ४, २,
२१; २२; जै. १, १४, ४, ३;
-य्यै ऐ. ५, ३२; ८, ११; शां.
६, १०; ११; १२; शांआ. ४, ६;
श. २, ६, ४, ५; ५, ५, ५, ९; ११,
५, ४, १८; ८, ४; जै. १५१;
जै. ३, ४, १, ९; ५, ६.

त्रयःपञ्चाशत्- -म् श. १२, ३,
५, १२.

त्रयस्त्रिंशत्- -त् ऐ. १, १०; २,
१८; ३७; ३, २२; ६, २; शां.
८, ६; १०, ३; १२, ६; १४, २;
१८, ५; श. ३, ५, १, ८; ४, ५, ७,
२; ५, १, २, १३; ३, ४, २३; ६, २,
२, ३६; ९, ३, ३, १९; १०, ५, ४,
८; ११, ६, ३, ४, ५; १२, २, २,
७; ६, १, ३७; ७, १, १४; ८, ३,
१३; २९; १४, ६, ९, २; ३; तै.
१, २, २, ५; ८, ७, १; २, ७, १, ३;
८, ८, १०; तां. ४, ४, ११; ५, १३;
१०, १, १६; १२, १३, २४; १७,
१, १७; ११, ३; २०, १५, १३; २२,

७, ४; २३, १९, ९; २४, १, १३;
४, ३; जै. ९०; १३९; जैआ. २,
५, ९; गो. २, २, १०; १३; -तः ऐ.
६, २; -तम् शां. २०, ४; श. ४,
५, ८, १; -ता श. ८, ४, ३, १९;
तां. ४, ४, ११; -ताऽ-ता तां. १७,
१, १७.

त्रयस्त्रिंशच्छत- -म् ऐ. ८, २३.
त्रयस्त्रिंशत्सम्मिमत-चतुस्त्रिंशत्स-
म्मिमत- -त्ते आ. २, १८, ३.

त्रयस्त्रिंशदक्ष(र→)रा- -रा ऐ.
१, ६; २, ३७; ३, २२; शां. १४,
२; १८, ५; श. १०, ५, ४, ८;
-राः तां. १२, १३, २०; १५, १२,
७; -रासु तां. ४, ८, १४; १५,
१२, ६; -रे ऐ. १, १०.

त्रयस्त्रिंशद्-देवता- -तासु तां. ४,
८, १४.

त्रयस्त्रिंशति- -त्या ऐ. ६, २.

त्रयस्त्रिंशु(-त्, ति+ङट्)- -शः ऐ.
५, १२; शां. १२, ६; २६, १; श.
८, ४, १, २२; २, १२; ३, १९; ९,
३, ३, ३; १२, २, ४, १४; १३, ७, १,
११; तै. ३, ७, ४, १२; तां. ३, ३, २;
४, २; ४, ५, १६; ८, १०; ६, २, ५;
७; १३, ७, २; १६; १२, १६; १५,
१२, २; ६; १९, १०, १०; २०,
२, १; ३; ४; ३, १; ८, १; ९, १; ११,
२; २१, ६, १; ९, १; १०, ४; २२,
१४, १; २३, १९, ९; जै. १४५;
१६८; गो. १, ५, ३; २, २, १३;
६, ११; -शम् शां. २३, ८; श.
१२, ८, ३, २९; १३, ५,
३, १०; ४, १०; १२; २०; ७, १, ११;
तां. ३, ७, २; २०, २, ३; ४; १४,
१; २१, ७, १; ८, १; ११, १; १३,
१; २२, ७, १; ४; २३, १९, १; ९;
जै. ९०; १४५; १५७; गो. १,
५, २; २, ५, ७; -शस्य तां. ३,
३, २; ५, १; ६, १; ७, २; १०, १,

१६^३; ६, ६; -शा: श. १२, ८, ३, २९; १३, ५, ४, १६: १७; तै. २, ६, ५, ७; २३, १९, ३; -शात् श. ९, ३, ३, ३; तां. ४, ५, १६; १६, ५, २७; जै. १६८; -शानि तां. २५, ४, १; -शे तै. २, ६, १९, २; तां. २०, २, ४; -शेन ऐ. ८, १२; १७; श. ८, ४, २, १२^३; तै. २, २, ४, ६; ७; तां. २५, ३, १^३; गो. १, ५, २३; -शेषु तै. ३, ११, २, ४; -शै: जै. १६०; -शौ शां. २६, ७; श. ११, ६, ३, ५; १४, ६, ९, ३; तां. ६, २, ५; १९, १०, १०; १२; २३, ३, ५.
 त्रयस्त्रिंशती- -श्रौं श. ४, ५, ७, २.
 त्रयस्त्रिंशस्तोम- -मेन श. १३, ५, ४, १६.
 त्रयस्त्रिंशत्(-शऽअ-)-न्त- -न्ता: श. १२, ३, १, ५
 त्रयस्त्रिंशत्सम्भण- -ण: तां. २३, ३, १; ६, १; १६, १; २४, १८, १; २०, १^३; २५, १, १; २, १.
 त्रयस्त्रिंशत्शुन्- -शि तै. १, २, २, ४.
 त्रयोदशन्- -श ऐ. १, १६; शां. ७, १०; १०, ६^३; १४, ३; २७, ३; श. २, २, ३, २७^३; ३, ६, ४, २४; ९, ३, ३४^३; ४, ३, १, ५^३; ५, ४, ५, २३^३; ५, ५, १९^३; ६, ६, ३, १६^३; ७, १, २८^३; ७, १, १, ३२^३; ३३, २, ३, ९^३; ८, ४, १, १७; २५; ६, ३, १२^३; ९, १, १, १६; ३, ३, ९^३; १०, २, ३, १५; ६, १; ११, २, १, ५; १२, २, ४, १३^३; ३, २, २^३; १३, ५, १, १५; ८, ३, ६; ७^३; १४, १, ३, २८^३; ३, २, १६^३; का. १, २, ३, २३^३; तै. १, ५, ४, १; तां. २३, १, २; २, ४; जै. १, २, ३, ६; गो. १, ५, ३; ५^३; -शऽश श. १३, ५, १, १५; -शभ्य: तां. ३, ५, १; ६, १.

त्रयोदशन्- -शसु श. ९, ३, २, ८; १०, २, ५, १५; -शभि: श. ८, ४, ३, ९.
 त्रयोदश-कपाल- -म् ऐ. ७, ९.
 त्रयोदश-धा श. १०, ४, २, १२.
 त्रयोदश(-शऽक-)-र्च- -म् शां. ३०, ९.
 त्रयोदशाक्षर- -म् तां. १२, १३; २९; जै. ७४.
 त्रयोदशारत्नि- -त्नि: श. १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; -त्निम् श. ३, ६, ४, २४^३; -त्नी३: तै. ३, ८, ३, ३.
 त्रयोदश(-न्+डट्)- -श: ऐ. १, १२; शां. १, १; ५, ८; ७, १०; १९, २; २५, ११; श. ६, २, २, २९^३; ८, ४, १, १९^३; ९, १, १, ४३^३; ३, ३, १८; १०, ५, ४, ५; ७; १०; १२; १४; १२, ८, २, ३१; १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; तै. ५, ४, १०^३; गो. २, १, २६; -शम् शां. १, १; ५, ८; १९, २; २५, ११^३; श. ४, ३, १, २०^३; १२, ८, २, ३१; १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; तै. ५, ४, १०; तां. १०, ३, २^३; २३, २, ३; गो. २, १, २६; -शस्य श. ६, २, २, २९; १२, २, १, ८^३; -शा: तै. ३, ११, २, २; -शात् ऐ. १, १२; -शेषु तै. ३, ११, २, २.
 त्रयोदशी- -शी श. १२, ३, २, २; तां. २३, ३, ३; -शीम् शां. ७, १०.
 त्रयोविंशति- -ति: शां. २५, ८; श. १३, ६, १, २; तां. २३, १८, ३; ४; -त्या श. ८, ४, ३, १४.
 त्रयोविंशति-धा श. १०, ४, २, १६.
 त्रयोविंश(-ति+डट्)- -श: श. ८,

४, १, १७^३; ३, १४; -शा: तै. ३, ११, २, ३; -शेषु तै. ३, ११, २, ३.
 त्रिंशत्- -त् ऐ. ३, ४१^३; ४, १६; ८, ४; ऐ. १, १, २; ५, २, ४; शां. २४, ९; २५, ८; २७, ३^३; श. २, १, ४, २९; ६, २, २, ३७; ७, १, २, १६; २, ४, २५; ९, १, १, ४३^३; २, ३, ४७; ३, ३, १८; १०, ४, २, २३; २४; ३, १८; ५, ४, ५; ४, ७; ८; १०; १२; का. १, १, ४, २६; तै. १, ६, ३, ४; २, ४, २, ७; ७, १२, २; तां. १२, १०, ९; २३, २५, ३; ४; गो. १, ५, ६^३; २३^३; -तम् श. १२, ३, ५, १३^३; १३, १, ७, ४; शां. १०, २, ३, ४; ११, १, २, १३^३; तै. ३, ८, १०, ४; -त्ता श. ४, ४, १, १५; तै. २, ६, ८, १; तै. १, ११, ८; -ति ऐ. ५, २१; श. ४, ५, ८, १२; तां. २४, १, ९.
 त्रिंशत्तम्- -मे श. १०, ४, २, २३^३; २४^३.
 त्रिंशत्तमी- -मी श. ८, ५, ३, ८; ९, २, ३, ४७; -मीम् श. ८, ५, ३, ८.
 त्रिंशत्-प्रक(म→)मा- -माम् श. १०, २, ३, ९.
 त्रिंशदक्ष(र→)रा- -रा ऐ. ४, १६; ८, ४; श. ३, ५, १, ७; ७, २, ४, २५; ८, ५, ३, ८; १०, ५, ४, ८; १३, १, ७, ४; तै. १, ६, ३, ४; ३, ८, १०, ४; तां. १०, ३, १२.
 त्रिंशद्विष्टक- -काम् श. १०, ४, २, १७; -कै: श. १०, ४, २, १८.
 त्रिंशद्विक्र(म→)मा- -मा श. ३, ५, १, ७.
 त्रिंश(-न्+डट्)- -शम् तां. २५, १, १; २, १; -शा:, -शेषु तै. ३, ११, २, ४.
 त्रिंशक- -का: तै. १, ३, २.
 त्रिंशि(-शिन्→)नी- -नी तां. २४,

१०,२;—न्वः ऐआ. १,२,२.
 त्रि-ककुद्—दम् श. ३,१,३,१२.
 त्रि-ककुम्—पू. श. ८, ५, २, ४^३;
 तां. ८,१,४^३; २२,१४,६; ७.
 त्रि-ककुक्—काः तां. १६, ३, ८;
 —केभिः तैआ. ६, ५, ३; —केषु
 ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; शां.
 २७,२; श. १३,५,१,९; तै. २,
 ५,४,२; ८,३; सा. १,७,२.
 त्रि-कपाल—लः ऐ. १,१; श. ५,
 २,५,४; तां. २१,१०,२३; —लम्
 श. ५,२,५,१; ४, ५, १६.
 त्रि-कपालां—म् तै. १, ७, २, २;
 ३,१,५,७.
 त्रि-क(ग)र्त—र्तानाम् जै. १५६.
 त्रि-काण्ड,ण्डा—ण्डः जै. २०७;
 —ण्डा ऐ. ३, ३३^३; —ण्डेन श.
 २,१,२,९; का. १,१, २,६.
 त्रिका(कडा)घ—घे आ. २,७,१.
 त्रि-खर्व—र्वाः तां. २,८,३.
 त्रि-गुण—णे ऐआ. ५,१,३.
 त्रिच,त्रिच-शस्(ः) तृच-गद्र.पद्र. च
 त्रि-चक्र—क्रः ऐ. ५,२; ऐआ. १,५,
 ३; शां. २२,५^३.
 त्रि-चित्त—तम् श. ७,१,२,१५.
 त्रि-च्छ(←छ)न्दस्—न्दाः ऐ. ३,
 १७^३; प. १,३.
 त्रि(त्रिडन)णव—वः ऐ. ५, ६; श.
 ८,४,१, २०^३; २,९; १२, २,४,
 १३^३; १३,४,४,५,५,२,१०; ७,१,
 १०; तां. ३,१,२; ६,२,३; १०,२,
 ५; १३,१,१२; ६,१६; १९,१०,९;
 १८,३; २०,२,१; ३; ३,१; ८,१; ९,
 १; ११,२; २२,१४,१^३; जै. १४५;
 १६८; प. ३, ३-६; गो. १, ५,
 ३^३; —वम् शां. २३,३; श. १३,
 ४,४,१; ७,१,१०; तां. २,११,२;
 २०, २,१; ३; ३,१; ८,१^३; ९,१^३;
 ११,२; १४,१; २१, ७,१; ८,१;
 १०,३; ११,१^३; १३,१^३; २३,१९;

१^३; जै. ९०; १४५; १५७^३; १६८;
 —वत्य तां. ३,१,३; २,१; ६,२,
 ३; १०,१, १३; ६,५; —वाः जैड.
 ३,१,४,१०; —वानि श. १३,५,४,
 २०; तां. २१,६,१; ९,१; —वे श.
 १२,२,४,१३; तै. २, ६, १९, २;
 तां. २१, १३, १; गो. १, ५, ३;
 —वेन ऐ. ८, १२; १७; श. ८,४,
 २,९; १२,३.१,६; तै. २,२,४,६;
 ७; तां. २५,३,१^३; ४,१; —वैः जै.
 १६०; —वौ तां. १९, १०, ८; प.
 ३,८; ९.
 त्रिगव-त्रयस्त्रिंश—शाभ्याम् श.
 ८, १,२, ८^३; ६, १, ८; —वौ श.
 ५,४,१,७; ८,१,२, ८^३; ६,१,९;
 गो. १,१,२१.
 त्रि-गि(←नि)घन—म् तां. ७, ३,
 १७; १९; २०; २१^३; २,१,१४; १३,
 ३,२१; २१,२,७; जै. २३; आ. १,
 ५१४; जैआ. २,१४,१.
 त्रिगिघना(नडा)यतन—नः,
 —नम् तां. ९,१,१५.
 त्रि-तु,ता—तः श. १, २, ३, २;
 का. २,२,१,१५; १६; तै. १,७,
 ४,४; ३, २,८,११; ७, १२, ५;
 तैआ. २, ३,१; —ता दै. ३,१५;
 —ताय श. १,२,३,५; का. २,२,
 १,२०; —ते तै. ३,७,१२,५; तैआ.
 २,३,१.
 त्रि-दिव—वम् गो. १,५, २५; —वै
 जै. १०२.
 त्रि-देवत्य—त्यः तां. ९,१, २६.
 त्रि-धा तैआ. १०,१०,२; ३; गो. १,
 २,१६^३.
 त्रि-ध्रातु—तवः तै. २, ६, ७, ४;
 ११, ६; —तु ऐ. ५, १; २०; शां.
 २२, ४^३; जै. १६४^३; जैड. ४,
 ११,२,६; ७; सा. २,२,३; —तूनि
 तै. २,८,५,६.
 त्रि-धातु—तुः तै. ३, ३, ७, ११;

—तुःडइव श. ५,५,५,६.
 त्रि-नाभि—भि तैआ. ३,११,९.
 त्रि-निवित्क—म् ऐआ. १,५,२^३.
 त्रि-पञ्चाशत्—तम् गो. १,५,६^३.
 त्रि-पुद्—दात् तैआ. १,८,३.
 त्रि-पाद्—व तैआ. ३, १२, २^३;
 गो. १, २, ९; ३, १; ५,
 २५^३.
 त्रिपुदा—दा ऐ. १,६; तै. ३,
 २, १, २; तैआ. २, ८, १; तां.
 १०; ५, ४; —दाः तां. १५, १२,
 ७; १६, ११, १०; —दाम् ऐ. १, १७;
 प. ४, ५.
 त्रिपुदा—दाः श. ९,३,१, १७;
 १०,५,४, ८^३; ११, २, २, १.
 त्रिपुदी—दी श. १४, ८, १५, १०;
 —दीम् श. ४, ५, २, १२; —या
 ऐ. ४, २१^३.
 त्रि-पच्छस्(←पाद्+शस्) शां.
 २५, ७^३.
 त्रि-पशु—शुः शां. १६, १०.
 त्रि-पुत्र—त्रः जैड. २, २, ३, ३.
 त्रि-पुरु—म् ऐ. २, ११^३; श. ६, ३,
 ३, २५^३.
 त्रि-पुरुष,प्रा—पम् ऐ. ८, ७; —पाम्
 श. १०, २, ३, १२.
 त्रि-पुरुष—म् तै. १, ५, १०, १.
 त्रि-पृष्ट—म् सा. १, ४, २०.
 त्रि-प्लक्ष—क्षान् तां. २५, १३,
 ४.
 त्रि-भाज्—भाक् ऐ. २, २५.
 त्रि-मृष्टि—ष्टिः, —ष्टिम् जै. ९०.
 त्रि-मूढव(√मद्+मतुप्)—व् श.
 ४, ३, २, ११.
 त्रि-महाव्रत—तः श. १२, १, ३,
 २३; गो. १, ४, १३; —तम् श.
 १२, १, ३, २३; गो. १, ४,
 १३.
 त्रि-युग—म् श. ७, २, ४, २६; तै.
 ३, ७, ४, ९.

त्रि-रात्र(त्रि+टच्) -त्र:तै.३,१०,१,
 ४;तां.१०,५,४;१७;१४,२,२;९,
 २७;१६,८,२; १०,३;११,४;१७;
 १७,१३,१२;२०,१४,८; १५,२;
 १६,२;५;६;९; २१,३,१;४,६;
 ७,२; प. ३,७; -त्रम् ऐआ. ५,
 ३,३; शांआ. ९,८; १२,८; श.
 १३, ४,१,१; तैआ. २, १६, १;
 तां.१०,५,३;१०;११;१६,१०,३;
 ११,१; २; ४;१७; २०, १४, ५;
 सा. १,५,९;६,६;२,१,२; -त्रस्य
 तां. १२,१,२;५,२४;१३,६,१४;
 १६,१०,३; २०, १४,५;१६,७;
 २१,७,४;-त्रा:तां.१०,५,१;-त्रे
 श. ४, ५,८, १; तां. १२, ७, २;
 १६,८,२;४; सा. ३,८,३;-त्रेग
 जै. १५२; सा.२,५,६;-त्रौ तां.
 १४,९,२७.
 त्रिरात्रा(त्रसअ)न्त-न्ते श.
 १४,९,४,१२.
 त्रिरात्रा(त्रसआ)यतन-म् तां.
 १६,११,१.
 त्रिरात्रा(त्रसअ)वर-म् सा.
 १,५,१३.
 त्रिरात्रोपोषित(त्रसउप/वस्)-
 -त:शांआ.१२,८; सा.२,६,१४;
 ३,२,१;३,४;६,१२; गो. १, १,
 २२.
 त्रि-रूप,पा-प:श. १३,४,२, ४;
 -पा श. ४, ५, ८, २;-पा:तां.
 २०,१५,१४.
 त्रि-वत्-वत् ऐ. ५,१;२;१२;१३;
 २०; २१; ऐआ. १,५, ३; तां.
 १०,६,३;-वान् ऐ. ५, १;२०;
 शां. २२, ४.
 त्रि-वत्सु,त्सा-त्स:श. ८, २, ४,
 १४; तै. २, ६, १८,२; तां. १६,
 १३, ९; १८, ९,२०;-त्सम् श.
 ८,२,४, १४; तै. २, ६, १७,२;
 -त्सा:श. ८,२,४,१४.
 त्रि-चन्चुर-र:तै. २,६,१०,५, ८,

७,७.
 त्रि-वरुय-य:तै. २, ६,१०,५;
 १४,४.
 त्रि-वृरुय-य:तैआ. २,५, २;
 -यम् तै. २, ५,८,४;८,४,१.
 त्रि-वर्ग-र्ग:सा. १,४,१२;-र्गम्
 सा. १,३,२.
 त्रि-वितस्त-म् तै. १, ५,१०,१.
 त्रि-विध-म् शां. ९, ३; श. १२,
 २,४,९.
 त्रि-विष्टप-म् जैउ. ३, ४, ५, ७;
 गो. १,५,२५.
 त्रि-विष्टि-ष्टि ऐ. २,५; तै. ३,६,
 ४,१.
 त्रि-वीर्य-म् तां. ८,१,७.
 त्रि-वृत्(√वृत्)-त् ऐ. ३, ४१;
 ४३;४,२९;७,२४;८,४; ऐआ.
 १,४,१;२,१,५;३,४;शां२,१;३,
 २;५;१७,३;२२,१;२६,१; २८,
 ५;२९,५; श. १,१,४,२३;२,५,
 १४; ३, २,१८;३,१०;४,४,१४;
 ३,२,१,१२;३,९;३,७;३,४,१७;
 ६,१, २२;४, २१;७,१,२०;८,
 ३,३;७;४,२,२,११;५,१,४,११;
 २,२, १५;४,१,३,५,३,४; ६,१,
 १,१४;३,१, २५;२७; ४०;२,५;
 १०;४,४,५;११; ५,१, १२;३,२;
 ५;७,१,७; १६; २,६;३,१६; ८,
 २,५; ७, १,१,३३;२,१,१४; २,
 २,३;१५; ४,३;६; ८;११; १५;
 १८;२१;२४; ३,२,९; ४,१,३१;
 ५, १,११; १०, १,२, ७; ८,१,
 १,५;६;९;२, ३;६;९; ४,१,९;
 २७; २,३; ४,४;६, १, ५;२,२;
 ६;१७;९,१,२,२; २,२,२; ३;६;
 ७;३,४०; ४५;४,२,८; १४;४,४,
 ७;१०,२,१,११; १२,२,२, १२;
 ४,९;३,१,१; ६; ८,२,२६; १३,
 ५,३,१०;४,९;१०;२०; १४,
 २,१,१४; ३,१, १९; २५; का.
 २, १,३,२४; २,३, १२; तै. १,

२,६,२; ५,१०,४; ११,१; ६,३,
 १; २,७,१,१; ३, २,३, ३;३,
 ११,४;७,४,११;१०,६;११,९,५;
 ६; तैआ.५,४,११;९, ६; तां. १,
 १०,९; २,१५,३; १६, ४; १७,
 २;३,६,३;५,१,२;३; ६,१,६;२,
 २;३,१५; ८,७, १४; ९,३,४;८,
 १५; १०,१,१; ३; १३; १५;२,
 ५;५,४; ११,१,७; ५,२,९; १२,
 ५,२;१३,१,१२; ६,१६; १६,१,
 ४;४,१२;१३; ८,८; १३,२;१७,
 ३,२; ५,४;६; ६,१; ३;१०, १;
 १२,२;३; १९,१०,५;१४; ११,
 २;३; १७,२;३; १८,२; २०, १,
 १;६; २,१;३; ३,१; ४,१;५,
 १;६,१;७,१; ८,१;९,१;१०,
 १;११,२;१३,१; १४,१; २१,६,
 १;७,१; ८,१;६; ९,१; १०,१;
 ४;११,१; १२,१; १३, १; १४,
 १;७;२२,२,१; ५,२;६; ७,१;८;
 १४,१; १५,१; २३, ३,९;७,१;
 ४; ५; ८, १; १९, १; ९; १०;
 २४,३,४;१४,२; २५,१, १;६;
 ७;२,१; ३,५;६, ३; ११, १;४;
 जै. ९०;१२९; १३०; १३१;
 १३५; १३९; १४०; १४५;
 १५२; १५७; १६८; जैउ.
 १,८,१,७;२,१; ११,१,१; ९;२,
 १;३, १,४, ११; दै. ३,१६; प.
 ३,३;४;५;८; ९; १०; गो. १,
 ५,१;५,३; १५; २४; २,२, १४;
 ४, ७; ६,१५;-त:ऐ. २, १७;
 ३,४१;४,९;५,३; ७,२४; ऐआ.
 १,१, २; २,३; ३,८; श. ६, ३,
 १,२७; ५,३,३; ८,१,१,५; ७,
 २,१७; तै. १, ५,१०,२;४; ३,
 १२,९,८; तैआ. ५, १२,२; तां.
 २,१,१,५; २,१;३,१; ९,८,१४;
 १५; १०,१,१; ६,१; १७, ३,२;
 २१,५,१; २२, १५,४; २४,१५,
 ४;२५,१,१; १०;२,१; ६,१;३;

७, १; ८, १; १७, १; १८, १; ५, ३,
२; ८; -तम् ऐ. ७, २, ३; शां. २२, १;
श. ६, ३, ३, २४; ७, २, ६; ७, ३,
२, १९; श. ८, १, १, ५; तै. २,
२, ३, १; ३, २, ३, ३; ११, ९, ४;
तां. २, ५, ३; ११, २; १६, २; ६, १,
६; १६, ८, ८; १८, १०, ८; २०, २,
३; २३, १९, ९; १०; जै. ८; ९०;
१४५; सा. २, २, १; ३; ३, ३; ४:
५; ७, १२; ८, ५; ५, १०; गो.
१, १, १२; १७; ५, १६; -ता ऐ.
३, ४, २; ८, १२; १७; शां. ३, २;
१७, ३; श. ३, ३, १, ५; ७, १,
२०; ६, ४, ३, ७; ८, ४, २,
३; ६, १, ५; तै. १, ५, १०, २;
३; ४; २, ६, १९, १; ७, १४, १; ३,
२, ७, ५; तां. २, १६, ४; ३, ६, ३;
१७, ५, ३; १९, १०, १४; २०, १,
५; ३, २; १०, १; २३, ३, ८; २४,
३, ४; २५, ३, १; ५; ४, १;
जै. १३१; १४०; -ति तां. २२,
६, १; ९, १; -ती श. ६, ७, १,
६; तां. २१, १३, १; -ते तां. १,
१०, ९; -तौ शां. ३, ५; श. ८, ४,
१, २७; तां. २, १७, २; १९, १०,
४; २५, २, १; -न्निः श. ६, ७, १,
१५; तै. १, २, १, ८; जै. ८८:
१६०; -द्भ्याम् जै. १३०;
-न्ति तां. १६, २, ७; १९, १४,
४; १५, ३; २०, ६, १; २२, ९, १;
२४, ११, १; १५, १.
त्रिवृच्छ्रस- रः श. ९, ३, ३,
१९.
त्रिवृत्ता(न्+तल्)- -त्ता श. ६,
१, २, १८.
त्रिवृत्-त्रिणव- -न्वाम्याम् ५, ३,
३; ५.
त्रिवृत्-पञ्चदश- -शः जै. १३१;
-शौ शां. २६, ७; तां. १४, १,

१३; १६, १, ६; १०, ५; २०, १३, २;
जै. १३१.
त्रिवृत्पञ्चदश-त्रिणव- -त्रैः ५,
३, ४.
?त्रिवृत्-प्रत्ययां- -म् गो. २, ६,
१५.
त्रिवृत्-प्राय- -याः श. १२, ३,
१, ५.
त्रिवृत्-प्रायण,णा- -गा तां. २,
१५, ३; -गाः श. १, ३, ५, ६; २,
३, ४, १७; का. १, ४, १, १४.
त्रिवृद्(न्+ञ्ज)-निद्योम- -मः
तां. १७, ११, १; १२, १; १३, १.
त्रिवृद्(न्+ञ्ज)-न्य(न→)ना-
-ना तां. २, १५, ३; -नाः श. १,
३, ५, ६; २, ३, ४, १७; का. १, ४,
१, १४.
त्रिवृद्(त्→)ती- -तीम्याम् श.
८, ४, ४, ९; -तीम् श. ८, ४, ४, १;
३; -स्याम् श. ८, ४, ४, २; ३;
-स्यौ श. ८, ४, ४, ४.
त्रि-वृत्त- -म् गो. १, ५, ३.
त्रि-वेद- -इः, -इय जै. ३, ७,
५, १.
त्रि-शङ्कु- -ङ्कोः तै. ७, १०, १.
त्रि-शल- -म् तै. १, ५, १०, १.
त्रि-शिरस्- -सम् तां. १७, ५, १.
त्रि-शीर्षन्- -र्षा श. १, ६, ३, १; ५,
५, ४, २; -र्षागम् शां. ५, १;
जै. १४०.
रत्रि-शीर्षन्- -र्षा तै. ३, ६, १३, १.
त्रि-शुक्र- -क्रः तै. २, ७, १, २.
त्रिशुक्रिय- -म् ५, २, १०.
त्रि-शुब्- -क् श. १४, ३, १, ३१;
तै. ३, ७, ९, ४, तै. ४, २, १, १.
त्रि-शोक- -कः जै. १७६; २०३.
त्रिशोक-नभाक- -कौ जै. १७६.
त्रि-धेगि- -गिः ऐ. ३, ३९.
त्रि-धंयु(←सम्+ङु)-क्र, क्रा-

-क्राभिः श. १२, ९, ३, १२; १५;
-केन श. ५, २, ५, १; ५; ९; -केषु
श. ५, ३, १, ९.
त्रि-ष(←स)त्य- -त्याः तै. ३, २,
३, ८; ५, ८; १२, ५, १०; तै. २, २,
१८, १; ५, १, १.
त्रि-ष(←स अद्र.)न्धि- -न्धि वा.
२, ६, १६; -न्धिः ऐ. १, २५;
-न्धीनि श. ११, ५, २, ७.
त्रि-ष(←स)मृद्- -म् ऐ. २, १६.
त्रि-षवण(←सवन)- -गः जै. १६९;
गो. १, ४, २४ -गम् तै. १,
३२, १. त्रिसवन- अद्र.
त्रि-ष्टुम्(√ष्टुम्)- -ष्टुक् तै. १, ७,
६, ८; ९, २; २, ७, २; ३, ३, ९, ८;
-ष्टुप्, ष् ऐ. १, ५; ६; २१;
२८; २, २; १६; ३, १२; २५;
२८; ४७; ४८; ४, ३; ११; २७;
२८; ३१; ६, १२; १५; ७, २, ३, ८,
२; ऐ. १, ३; ४; ५; १, १; २,
१, ६; ३, ४; शां. ३, २; ५; ७, २;
१०; ८, २; १०, २; ५; ११, २; १५,
१; ३; १६, १; २; ४; ७; ११; १७,
१; ९; १८, ५; ६; २०, ३; २२, २;
२५, १; २९, १; ४; ३०, २; ११;
शां. १, २; २, ४; ७; १६; श.
१, ३, ५, ५; ७, २, १५; १६; ३,
१७; २४; ८, २, १२; २, २, १, २०;
३, ४, १, १०; ६, ४, २२; ७, १, १५;
४, १, १, १०; २, ५, २०; ३, २, ७;
८; ५, ३, १, १२; ४, १, ४;
६, २, १, २४; ४, २, ६; ६, २,
७; ७, २, १, १५; ४, १, ३; ४, २;
५, २, २४; ८, १, १, ८; २, ४, ११;
३, १, १२; ३, ६; ४, ११; ५, १, १०;
११; ९, २, ३, ६; ३, १, १७; ४, ३, ७;
५, १, ३, ३; ३; १०, २, ३, २; ३,
१, १; ७; ३, २, २; ५; ११, २, २, २;
१२, ७, २, १८; १३, २, ५, ४; ६, ५;

† अथवा 'त्रिवृत्प्रति । अयम् ।' इति द्वे पदे स्याताम्, यद्वा 'प्रत्यहम्' इत्युत्तरपदम् । ‡ 'स्याः' इति मुपा. चिन्त्यः । § 'त्रि-सन्धि-' जै. वा. पाठः अद्र. ।

४,२, १३; ६,१, ४^३; ५^३; २, ४^३;
 ६^३; १५^३; १७^३; १४, १, १, १७; का.
 १, २, १, १२; तै. १, ५, १२, ४; ५;
 २, ६, १८, ३; ३, ७, ६, २; ९, २, ४;
 १२, १; ९, ६, ४; ४, ७; तैआ. ३,
 ९, १; ६, ५, ३; तां. ४, ४, १०^३;
 ६, १, ८^३; ३, १३; ७, ३, ८; ९, ८, ४,
 ३; १०, ५, १३; १२, १, २; १४, १,
 ५; ६; ५, १९^३; ७, १०; १२, १०;
 १८, ८, १३; १०, ७^३; २०, १६, ८;
 जै. १९; ८९^३; ९५; १००; १०१^३;
 १०२^३; १३३^३; १६९; जैउ. १,
 १७, ३, ३; १८, २, १; ४, २, १, ५;
 दै. २, ८; ३, १४; ष. २, १; २;
 ३; ३, ७^३; गो. १, ५, १५; २, १,
 १८; २, ९; ३, १०^३; ४, १८; ५, ५;
 -ष्टुप्सु ऐ. ३, १७; शां. २५,
 ४; तां. २४, ११, ७; -ष्टुभिः
 शां. १७, ९; २९, ३; श. ६, २,
 १, २४; ७, २, १, १५; ४, १, ३४;
 ९, २, ३, ६; तै. १, १, ९, ६; गो.
 २, ५, ५; -ष्टुवभ्याम् श. ६, ४,
 २, ७; ७, ४, १, २१; ९, २, ३, १९;
 -ष्टुभः ऐ. ३, १७; २५; ४, ६;
 २७^३; ५, ५; ६, ११; १२^३; २१^३;
 ३२; ७, २३; शां. १०, १; ५; १६,
 ११; १७, ९; १८, ३^३; २१, ६; २२,
 ७; २७, ३; २९, ३; ४; ३०, १; ११;
 शांआ. १, २; श. ४, ३, २, ११;
 ६, २, १, २४^३; २, २, ५; १०; ७, ४,
 ६^३; ८, १, १, ८^३; ६, २, ३; ७; ८; १०;
 १०, ३, १, ७; १२, २, ४, ३; तै. ३,
 ८, १२, १; तैआ. ५, ४, २; तां. ६,
 ९, २५; ७, ४, ८; १०, ५, १३; ११,
 ८, २; ५; १०, ५; ६; १२, ३, ७; ९,
 ६^३; ११, ७; १३, ३, ४; ५, ७; ९, ६;
 ११, ७; १४, ३, २; ५, २; ३; ९, २;
 ५; १५, ३, ४; १२, ७; १८, ८, १३;
 जै. १०२; ष. २, ३; ३, ७^३; गो.

१, ५, ४; २, ५, ५^३; १०; ६, २^३;
 -ष्टुभम् ऐ. १, २८; ३, १२^३; १३;
 २१; २७; ४, ३; ४; ११; ५, १७;
 ७, २४; ऐआ. १, २, २; ३, ५; ५, १;
 शां. ९, २; ११, २; १५, २; १६,
 १; २; १७, २; १८, ६; २२, २;
 २६, १०; ३०, १^३; ११^३; श. १,
 ७, ३, १९; ३, ४, १, १०; ८, १, १,
 ८^३; तै. १, ७, १०, ३; २, ६, १७,
 ४; ३, ७, ७, ३; ८, १२, २; तैआ.
 ५, १२, ३; तां. ७, ४, २; ८; ८, ४,
 १; २०, २, ३; जै. ८; २४^३; ८९;
 ९५^३; ९९; १०२; १३३^३; जैउ.
 १, ४, ४, ५; ष. २, १; गो. २, ३,
 १०^३; -ष्टुभा ऐ. ३, २२; ४,
 ११^३; ८, ६^३; शां. ८, २; १४, ३;
 १६, १; ४; १७, ४; १८, २; २६,
 ७; २९, १; श. १, ७, २, १६;
 ३, २४; ३, ७, १, १५^३; ४, ३, ४,
 १०; ६, ६, २, ७; ८, २, ९; ७, २,
 २, ५; ३, १, ४६; ४, १, १४; ५, १,
 ३०; २, २४; ८, ५, १, १०^३;
 ११^३; ७, ३, १२; ११, २, २, २; ४, १,
 १३; तै. १, ४, ४, ८; ७, ६, ८; ९,
 २; २, ६, २०, ३; ३, २, ७, ५; तां.
 ४, ४, ७; ८; जै. १४^३; ८८; १३३^३;
 जैउ. ३, १, ४, ४^३; गो. १, ३, ९;
 २, ३, १२; ६, ११; -ष्टुभाम् तां.
 १३, ३, ४; ९, ६; १४, ३, ५; ९, ५;
 १५, ३, ४; आ. २, ३, ९; ष.
 ३, ७^३; दै. २, ३; -ष्टुभि शां.
 १४, ३; श. १४, ३, १, ६^३; तै. २,
 २, ३, ७; तां. १८, १०, ६; सा.
 १, १, १३; ष. १, ३; -ष्टुभेश. १,
 ३, २, ९^३; तै. ३, ७, ६, २; तां. ९, ४,
 ६; -ष्टुभौ ऐ. १, ४; ५^३; ९^३; १७;
 ३, १७; शां. ७, २^३; १०; ८, २^३; ९;
 १८, ३; शांआ. २, ७; श. १, ७,
 ३, १७^३; १९; २, २, १, २०; ६, ३,

३, २१; ४, २, ६; १३, ४, २, १३;
 का. १, २, १, १२.
 त्रिष्टु(—भ्रुवा—)ष्ठत—तम् शांआ.
 २, १६; —तानाम् शां. १८, ३.
 त्रिष्टुप्-छन्दस्—न्दसः तां. १, ५,
 १३; —न्दसम् श. ११, ५, ९, ७;
 —न्दाः श. १२, ३, ४, ४; तै. १, १,
 ९, ६; ४, २, ४; तां. १, ५, १२; जै. ८;
 गो. १, ५, १३^३.
 त्रिष्टुप्-तृतीयसवन—नः शां.
 २७, ७.
 त्रिष्टुप्-प्रातःसवन—नः ऐ. ५,
 १६^३; १८^३; २०^३; शां २७, ७.
 त्रिष्टुप्-सहस्र—म् एआ. २, ३, ५.
 त्रिष्टुवा(—भ्रुवा—)यत(न→)ना—
 ना गो. २, ६, १६.
 त्रिष्टुव-जगती—तीभ्याम् श. १,
 ३, २, १६; —तीनाम् ऐआ. १, ५, २;
 ५, ३, १; —तीषु ऐआ. १, ५, २^३;
 तां. ४, ५, २३; —त्यः ऐआ. १, ५,
 २; शां. २५, ३; ६; —त्योः शां.
 २५, ३; ६; —त्यौ शां. २६, ८; तां.
 ८, ४, २; गो. २, ३, ११.
 त्रिष्टुभ-भा(ग→)गा—म् ष. २,
 २.
 त्रिष्टुभ-मध्यन्दिन—नः शां.
 २७, ७.
 त्रिष्टुभ-व(त्→)ती—तीभ्याम्
 शां. ८, ७.
 त्रि-टोम(√स्तु)—मः तां. २२,
 १७, १^३.
 त्रिस्(ः)य. ४७४ अद्र.
 त्रि-सन्धिष—न्धिः जैआ. २, १६, १.
 त्रि-लप्त—प्तासः तै. २, ५, २, ३.
 त्रि-सवन—नः श. १२, २, २,
 २१; त्रिपवण-द्र.
 त्रि-सुपर्ण—म् तैआ. १०, ४८, १^३;
 ४९, १^३; ५०, १^३.
 त्रि-स्थिन्(√स्था)§—नम् तै. ३, ४,

१०, १.
 त्रि-हविष्- -विः शां. ४, १४;
 -विषम् श. १३, ३, ८, ६.
 त्रि-होतृ- -ता तैआ. ३, ७, १.
 त्रीड (← त्रिऽड्डा) - -म् तां. ९, ३,
 १०; १२, ५, २४; १३, ६, १४.
 ? त्रीणि (पट्टिशतानि) ऽ शां. १६,
 ९.
 त्री (त्रिऽइ-) न्द्रिय- -म् तां. ८, १, ७.
 त्री (त्रिऽइ-) ष्क- -कः श. १०, ५,
 २, २१.
 त्रिस्रां ऐ. १, १३; १६; २८; २९;
 ३०; २, २; ७; १६; १९; ३७; ३,
 १९; ४, ११; ५, २१; २४; ८, ९;
 ऐआ. १, १, २; ४; २, २; ३, ४; ५;
 ८; ५, १, १; ३; ४; ६; शां. २, १;
 ३, २; ७, १०; ८, १; २; ९, २;
 ४; ६; १०, २; ३; ४; ६; ११, ५;
 ६; १२, ३; १४, २; १७, ३; ९;
 १८, २; १९, ३; ४; २२, २; २५,
 ७; ८; शांआ. १, ६; ७; २, १;
 १६; १७; ४, ७; ११; श. १, १,
 ४, २३; २, २, ११; ४, २०; ३, २,
 १८; ५, ६; १३; ४, ४, १५; ८, २,
 ५; २, ३, ४, १७; २२; ४०; ६, १,
 १५; २१; ३४; ४१; २, १२; १५;
 ३, १७; ३, १, ४, १७; ३, १, ५; ३,
 ८; ४, १७; ८, ३, ३; ७; ९, ४, १९;
 ४, २, २, ११; ५, ५, ६; ९; ६, ९,
 १२; ५, १, ५, ४; २, १, २४; २,
 १५; ५, ४, १०; २२; ६, ३, ३, २४;
 ७, २, २, १; ४, २६; ३, २, ९, १९;
 ८, १, १, ४०; ४१; ३, ५; ९, १,
 १, ४०; ४१; २, २; ६; ८;
 ४०; ४१; ११, २, १, १; ४;
 ७, ७; ८; ५, १, १; ६, ३; १२,
 ३, ४, १, ५, १, ८; १३, २, ८, ४;
 ५, १, ९; १७; १४, १, ३, ३०-३२;
 २, १, ७; १४; ३, १, २५; ९, ४, १८;

२०; २५; का. १, ४, १, १४; १७;
 ६, १, ११; १४; २३; २७; ३, ८;
 २, १, ३, २४; २५; २, १, ८; २, १२;
 ३, ११; तै. १, १, ८, ६; ३, ७,
 ८; १०, २-५; ४, ६, ७; ९, २; ६,
 २, २; ८ ७; ९, १; २, १, ३, ४;
 ९, १; ४, ३, ५; ५, ५, ४; ८, ३, ३;
 ३, २, ३, ८; ४, ६; ५, ४; ५; ८; ११;
 ८, ५; ३, ४, ४; ५; ७, ३; ४; ११; ७,
 ६, २०; ९, ६, २; तैआ. २, ११,
 १; १३, १; १६, १; १८, १; ३, १२,
 ३; ४, २, ८, १; ५, २, ८; ४, २; ११;
 १२; १३; ६, १; ९, ४; ६; तां. ६,
 २, ३; ९, २, १४; ८, ९; १०, ४, ६;
 ७; ९; २१, ३, ५; २३, १५, ३; जै.
 ४८; ११४; ११६; १७९; जैड.
 १, १४, ३, ६; ९; ३, २, ३, ९; १०;
 ३, १, १; सा. १, ३, ७; ४, २१;
 ५, ७; १५; २, ६, १०; १२; ३, ४;
 घ. १, १; २, १; ३, १; गो. १,
 १, १४; ३९; ३, ११; १२; १५;
 ५, १; २, १, १; २४; ३, ११;
 त्रिऽत्रिः शां. ८, ८; श. १, ३, २,
 १८; ४, ४, १४; ८, २, ५.
 त्रिऽप्रच्युत- -त्स्य श. ३, ८, २, ३;
 -ते श. ३, ८, ५, ८.
 त्रिऽसप्त- -प्तानि श. ३, १, ३, २१.
 त्रिऽसमृद्ध- -द्धम् शां. १२, २;
 -द्धेन शां. ७, २; १२, २.
 त्रिऽप्यमृद्धस्व- -स्वाय तै. ३, २,
 ५, ३; ३, ४, ६.
 त्रिऽरेकादश- -शाः तै. ३, ७, ५,
 १; -शाः तै. ३, ११, २, ४.
 त्रिऽस्त्रयस्त्रिऽश- -शाः तै. ३, ११,
 २, ४.
 त्रुटि- -भिः तैआ. १, ८, १.
 त्रिऽणी (← त्रिऽएत) - -ण्यां तै. १, ५, ६,
 ६. = त्र्येनी-अद्र.
 त्रैता- -ता ऐ. ७, १५; -तायै तै. ३, ४,

१६, १.
 त्रैघ्रा ऐ. २, २९; ३, २८; ४६; ऐआ.
 २, ३, ४; शां. १३, ९; १९, ३;
 शांआ. २, २; श. १, ६, ३, २२;
 २, ५, १, १८; ६, ३, १; ३, ३, १,
 १३; ५, ३, १३; २१; ८, ३, १८; ४,
 ३; ४; ६, ७, ४, ४; १०, २, १, ९;
 ४, १, ४; १५; ६, ५, ३; १३, १, ७,
 २; १४, १, १, १५; का. १, ४, ३,
 १५; ६, ३, १; तै. १, १, ५,
 ८; ६, १; २, ६, ३; ६, ३, १; ७, १,
 २; ८, २, ५; २, ६, १२, ४; ३, १,
 २, ६; ३, ९, २; ८, १०, ४; तैआ.
 ५, १, ६; तां. १८, ९, १; २०, १४,
 ५; १५, ७; जै. १४; १४८;
 १६०; १९६; घ. १, ५; गो. २,
 १, ९; ३, ७.
 त्रैघ्रा-विहित्तु- -तः श. ३, १, ३,
 २०; १०, ५, १, २; ३; ६, ५, ३;
 १२, ८, २, २७; ९, १, ७; -तम्
 श. ८, ५, ३, ३; १०, ५, १, ३;
 १२, ९, १, ८; का. १, ४, ३, १५;
 -ता श. ६, ५, ३, ४; ७, १, २,
 २१.
 √त्रै, त्रायते श. १२, ७, १, १४; १४, ८,
 १४, ४; त्रायते श. २, २, ४, ७; ४,
 ३, ४, २४; २६; १४, ८, १५, ७;
 का. १, २, ४, ६; तै. ३, २, १, ५;
 जैड. ३, ७, १, ५; त्राति गो. १, १, २;
 त्रायन्ते श. १०, ४, २, १८;
 तत्रे श. १४, ८, १५, ७; तत्रे श.
 १४, ८, १५, ७; त्रास्येये श. १४,
 १, १, २३; त्रास्यावहे श. १४,
 १, १, २३; त्रायाति जै. १५१;
 त्रायताम् तै. ३, ७, ७, २; सं. १,
 १, ११; त्रायस्व श. ३, १, २, ७;
 ६, ४, १०; ८, २, १२; तैआ. ४, ५,
 २; ५, ६; ५, ४, ५; १०; सं. १, ६, ५;
 त्रायेयाम् श. ३, ८, १, ५;

ऽ = त्रीणि शतानि पट्टिशच (३६०) अथवा प्रत्येग्व पदे स्यातां 'पट्टिः' इति 'शतानि' इति च । † पा.

अत्रायत ऐआ. २, २, १^१; श. २, २,
४, ७; का. १, २, ४, ६; अत्रायत
श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७;
जैउ. ३, ७, १, ४^१; अत्रायन्त श.
१२, ७, १, १४; तां. ५, ३, १०;
अत्रासताम् श. ५, ५, ४, १२;
अत्रास्महि श. १२, ७, १, १४ ब्रात-,
ब्रातृ- गद.

त्रैककुट्ट(←त्रि-ककुट्ट)- -म् श. ३,
१, ३, १२^१; तैआ. ६, १०, २.

त्रैककुम्भ(←त्रि-ककुम्भ)- -भम् तां.
४, २, १०; ८, १, ३; ४; १५, ६, ४;
५; -भानि आ. जैआ. १, ३८९.

त्रैत(←त्रित)- -तम् तां. १४, ११,
२१; -तानि आ. जैआ. १, ३८४;
४१७.

त्रैध(←त्रि-धा वा त्रेधा)- -म् ऐआ.
५, १, २.

त्रैधातवी(←त्रि-धातु)- -वी श. ५,
५, ६; ११; १३, ६, २, १७.

त्रैधात्व- -त्वस्य तां. १३, ३, १२.

त्रैपद(←त्रि-पद)- -दे तां. १६,
१३, १२.

त्रैयम्बक(←त्रियम्बक)- -कै: गो. २,
१, २५.

त्रैवणि(←त्रि-वण[र्ण]) -णि: श.
१४, ५, ५, २१; ७, ३, २७^१; -णे:
श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७^१.

त्रैविद्(←त्रि-विद्या)- -दा: तै. १,
२, १, २६.

त्रैविध्य(←त्रि-विध)- -ध्याय शां.
२, १.

त्रैवृष्ण(←त्रि-वृषन्)- -ष्णस्य जै.
१८०.

त्रैशोक(←त्रि-शोक)- -कम् तां. ८,
१, ८; ९; १२; १२, १०, २०; १८,
११, १०; २१, ९, १२; आ. जैआ.
१, ३७०; -केन तां. १२, १०,
२२.

त्रैष्टुम्भ(←त्रिष्टुम्भ)- -भ: ऐ. १,

२८; ७, २३; ८, २; ऐआ. १, २, २;
शां. ३, २; ८, ७; ९; १४, ३; २२,
७^१; २५, १; २; ४; शांआ. १, २^१;
श. ३, ३, २, ६; ७, ४, १, १४; २१;
४२; ८, ५, १, ११; ७, ३, १२; ९, २,
३, १९; ४, ३, ७; ५, १, ३३; तैआ.
४, ८, ४; ५, ७, ५; तां. ५, १, १४^१;
जै. १३३; गो. २, १, १८; -भम्
ऐ. १, २१^१; ३, १२; १७; ४७; ४८;
४, ९; ३१; ५, ४; ५; ६; ८; १२; १३;
१६^१; १७; १८^१; १९; २०^१; २१;
६, ११; १५; ऐआ. १, १, ३; शां.
१४, ३; १५, १^१; ३; २५, ३; ५; ६^१;
८; २९, २^१; शांआ. १, २; ११, ७;
श. ४, १, १, १०; ३, २, ८; ५, ३, ५;
६, ३, १, ३८; ७, २, १४^१; ८, ३, ४,
११; ५, १, १०; ११, ५, ९, ७; १४,
२, १, १६; तै. १, ८, १०, ३; ३,
८, १२, १; तैआ. ४, ५, ७; ५, ४,
११; तां. ५, १, १४; ६, ३, ११;
७, ४, ६; ११, ६, ३; ८, २; ५; १०,
५; ६; १३, ४, १०; १४, ३, २; ९,
२; १५, ७, १; १८, ११, ८; २०,
१६, ५; २१, ९, ८; जै. ८९; १०२;
जैउ. ४, २, १, ५; प. १, ४^१; गो.
१, १, १८; २९; २, २४; ५, १७; २,
४, ४; १८; -भस्य तां. १०, ६,
२; -भा: शां. ८, २; १०, २;
२६, १५; तै. ३, ९, २, ४; -भात्
ऐ. ३, १२; शां. १४, ३; तां. १२, ९,
२४; १३, ३, २६; ९, २९; -भानाम्
शां. २६, १२^१; १६^१; -भानि
ऐ. ४, २१; ५, १६-२१; शांआ.
२, १; गो. २, ४, ४; १८; -ष्टुम्भे
शां. ८, ६; १४, ३; १८, ३; २२, ४;
२५, ३; शांआ. १, ३; श. ८, ३,
४, १५; तैआ. ४, ११, १; -भन
ऐ. ८, १२; १७; ऐआ. ५, १, ४^१;
शांआ. १, ७; २, १^१; ११, ८; श.
१, २, ५, ६; ९, ३, १०; १२; ३, ४,

१, २३; ६, ३, १, ३८^१; ५, २, ४^१;
४, १७; ७, ५, २, ६१; १३, २, ६,
५; १४, २, १, १६; का. २, २, ३,
६; तै. २, ७, १५, ५; ३, ९, ४, ७;
तैआ. ४, २, ६; ३, ३; ६, १; ५, ५,
१^१; तां. १, २, ७; ६, ६, ७; जै.
८८; गो. १, ५, १३^१; २५; -भेषु
शां. २४, ८; -भौ शां. १५, १.
त्रैष्टुम्भ-जागत- -त: तां. ४, ६,
२३^१; -ते शां. २६, ९.

त्रैस्वर्योदात्त(←त्रिऽस्वरोदात्त)-
-त्त: गो. १, १, २५.

त्र्य(त्रिऽअ-)-क्षर, रा- -र: तां. २,
१०, २; १७, २; २०, १४, ८; -रम्
ऐ. ५, ३^१; ऐआ. १, ३, ४; श.
६, ३, १, ४३^१; १४, ८, ४, १; ६, २;
तां. १०, ५, १०; २०, १४, ८; १५,
०; जैउ. १, ४, ३, २; गो. २, ३,
१०; -रा ऐ. ३, २५; २८^१; तां. ८, ४,
१; जै. १०२; -रा: तां. १२,
१३, २१; -रेण ऐ. ३, १२; ५, ३;
तां. १२, १३, २९; जै. ७४; गो.
२, ३, १०.

त्र्य(त्रिऽअ-)-ङ्ग- -ङ्गाणि श. ३, ८,
३, २९^१; -ङ्गेषु श. ३, ८, ३, १८.
त्र्यङ्ग्य, हुग्या- -ङ्ग्यस्य श. ३,
८, ३, १९; -ङ्ग्यायै श. ३, ८, ३,
१९.

त्र्य(त्रिऽअ-)-ङ्गुल, ला- -लम् श. ३,
३, २, ४; १४, १, २, १७; -ला श.
१, २, ५, ९; का. २, २, ३, ८; -लाम्
श. १, २, ५, ९; का. २, २, ३, ८;
-ले श. १, २, ५, ९; का. २, २,
३, ८.

त्र्य(त्रिऽअ-)-नीक- -क: ऐ. ३, ३९^१.

त्र्य(त्रिऽअ-)-म्बक- -कम् श. २, ६,
२, ११; १२; १४; का. १, ६, २, ६;
७^१; तै. १, ६, १०, ५; -का: श.
२, ६, २, ९; का. १, ६, २, ५; -कै:
शां. ५, ७; श. २, ६, २, १; का. १, ६,

२, १; तै. १, ४, १०, ९; ६, ८, १; १०, ५.
 त्र्य(त्रिऽअ-)-रत्नि- -रत्निः शां. १०, १; श. १, २, ५, १४; ११, ७, ४, १; का. २, २, ३, १२; -रत्निम् श. ११, ७, ४, १.
 त्र्य(त्रिऽअ-)-रुग- -रुगस्य तां. १३, ३, १२; जै. १८०.
 त्र्यु(त्रिऽअ-)-वि- -वयः श. ८, २, ४, ११; -विः श. ८, २, ४, ११; तै. २, ६, १८, १; -विम् श. ८, २, ४, ११; तै. २, ६, १७, १.
 त्र्यह(←त्रिऽअहृ-)-हः ऐ. ४, १५; २५; ५, ३; ४; १६; १७; १८; १९; २०; २१; शां. २२, १; २; ३; ७; ८; २३, १; ६; ७; २६, १०; १३; १७; २७, ७; २९, ५; श. ४, ५, ९, १; १२, २, २, १२; तां. १४, ९, ४; २२, २, ३; ८, ३; १३, २; २३, ४, १; ३; ७, १; ६; ८, १; ९, १; ३; १७, १; २३, १; २४, ४, १; ९, १; १९, १; २५, १, २, १; ६; गो. १, ५, १; -हम् ऐ. ५, २; शां. २४, ३; श. १४, ९, ४, १२; तां. ४, १, ९; सा. १, २, ३; गो. १, ४, ९; १०; -हस्य ऐ. ५, ४-६; ८, १२; १३; १६-२१; शां. २४, ९; -हाः ऐ. ४, २४; २५; -हे शां. २९, ५; श. ४, ५, ४, १३; १४; ११, ५, ४, ११; तै. १, १, ९, १०; -हेण शां. २१, १; -हैः ऐ. ५, २; ४; १०; १५; १६; गो. २, ६, १०.
 त्र्यह-मुख- -मुखे जै. १६८.
 त्र्यह-रूप- -रूपेण शां. २४, ५; २६, ८.
 त्र्या(त्रिऽआ-)-युप- -युम् जै. ४, ३, १, १; मं. १, ६, ८.
 त्र्या(त्रिऽआ-)-लिखि(त→)त्ता- -त्ता श. ६, ५, ३, २; ४; -त्ताः श.

६, ५, ३, ३; ५.
 त्र्यालिखित्तु-व(त्→)ती- -त्यः श. ८, ७, २, १७.
 त्र्या(त्रिऽआ-)-वृत्- -वृत् श. १२, २, २, १२; तै. २, १, ३, ४; ३, २, ५, ४; ५; ११; ८, ५; ३, ४, ५; ७, ३; ४; तैआ. ५, ४, २; ११; तां. ७, १, १; १०, ४, ६; ९; जै. ३, ३, १, ५; -वृत्तः श. १३, १, ७, २; तै. ३, ८, १०, ४; ९, ३, ३.
 त्र्यावृत्ति- -त्तिः गो. १, ५, १.
 त्र्यु(त्रिऽउ-)-दय- -यः शां. २४, १.
 त्र्यु(त्रिऽउ-)-द्धि- -द्धिम् तैआ. ५, ३, ३.
 त्र्यै(त्रिऽएत→)नी- -नी श. २, ६, ४, ५; ६; ७.
 त्वच्- →त्वक् ऐ. २, ९; ११; १४; ६, २९; ऐआ. १, ४, १; २, १, ६; ४, १; श. १, १, ४, ५; २, १, १४; १५; ३, ८; ३, १, २, १३; ३, ७; ३, ४, १; ४, ३, ४, २; ६; १, २, १७; ५, २, १, ६; ७, ५, २, ३५; ४३; ८, १, ४, ५; १०, १, ३, ४; ४, ७; २, ३, ५; ४, १, १७; ५, ४, १२; १२, २, ४, ९; ८, ३, ३; ९, १, २; १४, ५, ४, ११; ६, २, ९; ७, २६; ९, ३०; का. २, १, ३, १०; १२; ४, १२; १४; २, १, २१; तै. १, ५, ९, ८; २, ६, ४, १; ५, ८; ३, २, ५, ५; ५, ७; ६, १; २; तैआ. १, २३, ३; ७, ७, १; तां. ५, १, ३; ४; ६, ११; ९, २, १४; जै. १४४; जै. १, १२, २, ६; ४, ११, ५, १; गो. १, ५, ३; २, ६, ८; त्वचः श. १३, ७, १, ९; त्वच्ः ऐआ. २, ४, १; शां. १८, ७; १२; श. २, ३, १, ६; ५, २, ४७; ४, ५, २३; ६, ९, १३; ११, २, ६, १३; १२, ७, १, ९; १४, ६, ७, २६; ९, ३१; का. १, ३, १, २;

५, १, ३८; गो. २, ४, ६; त्वचम् ऐ. २, ६; ६, १; ८, ६; ऐआ. २, ४, २; शांआ. १२, ५; श. १, १, ४, १; २, २, १२; ३, १, २, १३; १५; १६; १७; ४, ३, २-५; ९; ४, ३, ४, २६; ७, ५, २, ३५; १४, ६, ७, २६; का. २, १, ३, ८; २, १, ९; तै. ३, २, ५, ६; ६, १; ८, ४; ६, ६, २; ७, ५, २; १३, १; १०, ८, १; तैआ. ६, १, ४; तां. ४, ९, ५; २१; ५, ६, ११; ९, ८, ८; २३, १६, ५; २५, १५, ४; जै. १४४; १४६; १६२; त्वच् ऐआ. २, ४, ३; श. ३, १, २, १६; ३, ७; १४, ६, २, ९; तै. ३, २, ८, ४; जै. ९३; जै. ४, ११, ५, ७; प. २, १; त्वच् ऐ. २, १२; ८, २४; श. १४, ६, ७, २६; तै. १, ५, ५, ४; २, ४, ४, २; ६, ४, २; ३, ६, ७, २; तां. २४, १८, ३; जै. ४, ७, २, २.
 त्वक्-चर्म-मांस-रुधिर-भेदो-मज्जा-स्नायु- -यवः तैआ. १०, ५४, १.
 त्वत्- →त्वः श. ६, ८, २, ९; त्वत् शां. १७, ४; श. १, ३, २, १४; १५; २, ३, २, ९; १०; ४, ३, २; ११; १२; १३, ८, १, ५; का. १, १, १, १; ३, २, २; ३; ११; ६, ३, ६; त्वत् इव जै. ६७; त्वान् इव जै. ६७; त्वे शां. १४, ५; २४, ८.
 त्वत्, त्वम्, त्वया, त्वाम्, युष्मद्- द्र. ✓ त्वर्, अत्वरन्त श. ९, ५, १, २२; त्वरेत श. १, ७, २, १७; गो. १, ५, ८; त्वरेन् श. १३, ५, ३, ५.
 त्वरत्- -त् तै. ३, १०, १, ४.
 त्वरमाण- -णः श. ६, ३, २, ७; तै. ३, १०, १, ४.
 त्वष्टृ- -ष्टः तै. ३, ११, ४, १; -ष्टः श. ३, ७, ३, ११; ८, ३, ३७; तां. २१, १०, २२; -ष्टा ऐ.

२, ४; ६, १०; शां. ३, ९; श. १, ६, ३, ६; ८; ९, २, १०; ३, ६; २, २, ३, ४; १५; ३, ७, २, ८; ३, ११; ८, ३, ११; २९; ४, ४, २, १६; ३, १४; ४, ८; ९; ५, १, ४, ९; ४, ५, ८; ५, ४, ७; ७, ५, २, ३; ११, ४, ३, ३; ६; ७; १७; १२, ७, १, १; ८, ३, १; १३, १, ८, ७; १४, ९, ४, २०; का. १, २, ३, ३; १३; तै. १, ४, ७, १; ८, १, २; २, ५, ३, ३; ४, २; ७, ४; ६, ७, ५; ८, ४; १२, ४; १४, ४; १८, ४; ७, २, १; ८, ७, ४; ३, १, १, ९; १०; ४, १२; ७, ३, ६; ७; ८, ११, २; तैआ. १, २०, १; २, ४, १; ३, ३, १; ८, २; १३, १; ६, १०, १; तां. ९, १०, ३; जै. ९३; दै. १, १; गो. १, ४, ८; २, २, १; ५, ६; -ष्टारम् ऐ. २, ४; ६, १०; शां. ३, ९; १९, ६; श. १, ९, २, १०; ३, ७, ३, ११; तै. २, ६, ७, ५; ११, ७; १७, ६; ३, ५, १२, १; ६, २, २; ३, ४; तैआ. ३, ११, २; गो. १, ४, ८; २, २, २०; -ष्टुः ऐ. ७, २८; श. १, ६, ३, १; २, ३, ४; ३, ८, ३, ११; ५, ५, ४, २; ७, ५, २, २०; ३५; का. १, २, ३, ३; तै. १, ५, ८, १; २, ८, ७, ४; ५; आ. जैआ. १, १०१; १४७; १७९; गो. १, ४, ७; ८; -ष्टा श. ४, २, १६; ५, ४, ५, २; ८; तै. १, ८, १, २; -ष्टे श. १३, १, ८, ७; तै. ३, १, ४, १२; ८, ११, २; तैआ. ३, १०, ३; तां. १, ८, ८.

त्रिष्टु-मत्-मन्तः श. १४, १, ४, १६.

त्रिष्टु-मती-त्या शां. २८, ३.

त्रिष्टु-मती-ती तैआ. ४, ७, ५; ५, ६, १२.

त्रिष्टु-मत्(√दा)-त्तम् जै. १९९.

त्रिष्टु-वसु-म् गो. २, ४, १; ६, ३.

त्रिष्टु(तु+त्रिष्टु) श. १२, ४, १, ४; जै. ४७; १४४.

त्रिष्टु(←त्रिष्टु)-ष्टः शां. १९, ६; श. ५, ५, २, ६; १४, ५, ५, २२; ७, ३, २८; तै. २, ७, २, १; -ष्टम् ऐ. ७, २८; शांआ. ५, १; श. १, २, ३, २; ३, ७, २, ८; ५, ४, ५, ८; ११, ४, ३, ५; १२, ७, १, १; ५, ५, १७; का. २, २, १, १६; तै. १, ४, ७, १; ८, ४, १; २, १, ८, २; तां. ९, १०, ३; १७, ५, १; जै. १४०; गो. १, ३, १२; ४, ७; २, २, १; ५, ६; -ष्टाणिं श. २, २, ३, ४; का. १, २, ३, ३; दै. १, १०; -ष्टात् श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -ष्टान् तै. ३, ९, ९, ३; -ष्टेण शां. १९, ६; तै. १, ८, १, २; गो. १, ४, ८; -ष्टौ श. १३, २, २, ८; तै. ३, ८, २, ३, ३.

त्रिष्टु-मती-ष्टी श. ७, ५, २, २०; -ष्टीम् तैआ. १, ३१, १; -ष्ट्यः तां. १२, ५, १९; २१; -ष्ट्याः आ. जैआ. १, २९९.

त्रिष्टु-सामन्-म तां. १२, ५, १८; २०; आ. १, ९४; १४६; १७५; २०१; ५४७; जैआ. १, ९४; १४६; १७५; -मती आ. १, ५४७; जैआ १, २०२; ५४७; -मानि जैआ. १, ५५२.

त्रिष्टु-वि-विः शांआ. ८, १०; श. ५, ३, ५, ३; ४, १, ११; ११, २, ७, १०; १२, ७, १, ६; तै. १, ७, ८, १; २, ६, ४, ६; ५, ४; ७, ७, १; ३, ७, ७, ८; १२, ९, ५; तैआ. ३, ९, २; तां. २५, १८, ४; जै. १६५; -षिम् श. ५, ३, ५, ३; ४, १, ११;

१२, ७, २, १५; तै. १, ७, ८, ७; ८, ५, ३; २, ६, ११, ५; १४, ३; २०, ३; ३, ८, ७, ३; जै. १६५; -त्यै तैआ. ४, १०, २; ५, ८, ६.

त्रिष्टु-मत्-मन्तः तै. ३, ८, ७, ३; -मात् श. ११, २, ७, ११; तै. ३, ८, ७, ३.

त्रिष्टु(←षि)-मती-म् तै. २, ४, ५, ४.

त्रिष्टु-षः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; ७, १, १, २३; -षम् श. ३, ४, ४, २३; तै. १, २, १, १२; ५, ९, ५; ६; २, ४, ३, ५; ७, १२, ३.

त्रिष्टु-दर्शित-ता तै. २, ८, ९, २.

त्रिष्टु-नृम्ण-म्णः ऐआ. ५, १, ६.

त्रिष्टु(←तुष्टु) श. १३, २, २, १२; का. १, ४, ३, २; तै. १, ४, ५, ४; १०, ३; ७; तैआ. ५, १०, २.

√त्सर, त्सरति, अत्सारिपम् श. ११, १, ६, १२.

त्सरत्-न्तःऽह्व तां. ६, ७, १०.

—:—

थ

थम्॥ श. १०, ४, १, ४; २१; २२; २३; ६, २, ८; ९; १०; जैउ. १, १८, २, ७; ८.

—:—

द

दुष्टु-→दः श. १४, ८, २, २; ३; ४; ४, १.

√दं(→द)शुष्टु, दशन्ति श. ७, ४, १, २९; दशम् गो. १, ५, २४.

दंशुक-काः जै. ६२.

द्विष्टु-ष्टः मं. १, ६, ४; -ष्ट्योः तां. १०, ४, ३; -ष्ट्याः श. ११, ४, १, ५; १३; -ष्ट्याय मं. २, १, ५; -ष्ट्याभ्याम् श. ६, ६, ३, १०; तै. ३, ९, ११, १; -ष्टौ तां. १०, ४,

॥=त्रिष्टु- । 'त्रिष्टु' इति मैस्र. मुपां. तैसं. १, २, ५, २; च । † त्वा ←युष्मद् । ऋ. द्र. । ‡ 'त्वा' इति मुपा. स्वरोविमर्शापेक्षः । ॥ 'उद्गीथम्' इत्यस्यान्तिममक्षरद्वयम् । ∅ 'दाम्यत, दत्त, दयध्वम्' एतेषामाद्यमक्षरस्वरूपम् । √दंश भ्वा. √दशि चुरा. दंशने ।

३; गो. १,३,७,९.
 दंष्ट्र-युम्न- -न्न: जै. १५२३.
 दंष्ट्रिन्- -प्ट्री शांआ. १२,३.
 दंष्ट्र्वा तां. ८,४,१३.
 दंसस्- -स: श. १४, ५, ५, १६;
 -सोभि: श. ७,२,३,८.
 दंसना- -ना तै. २,४,४,८; -नाभि:
 श. ५,५,४,२६; तै. १, ४,२,१;
 २,८,७,९.
 √दक्ष,दक्षते तै. ३, ११, ८, ८;
 ददक्षे श. २, २,२,२; ४,३,४,२;
 का. १, २, २, १; दक्षिष्यामहे,
 अदक्षत, अदक्षन्त तै. ३, ११,
 ८,८.
 दक्षयति शां. १५,१३; श. २,२,
 २, २-५; ४, ३, ४, २; ११,
 ७, २, ५; का. १, २, २, १-
 ४; दक्षयति श. ४, ३, ४, ३;
 दक्षयन्ति गो. २, ३, १७; दक्ष-
 याञ्चक्रु: का. १, २,२,१; दक्षयि-
 ष्यन्ति श. ४, ३,४,३; अदक्षय-
 ताम् श. ८, २,१,१५; अदक्षयन्
 श. २,२,२,२; ४,३,४,२; का. १,
 २, २, १; अदक्षयन् श. २, २,
 २,२; ४,३, ४,२; अददक्षत श.
 ११,७,२,४.
 दक्ष- -क्ष: शां. ४,४; श. २, ४,४,
 २; ६; ४,१,४,१; ५,२; ९,४,४,
 ५; १४,३,१,३१; का. १, ३,१,
 २२; ४,१; ४; तै. ३, ७, ९, ३; ४;
 १०,४,३; तैआ. ४,११,६; २१,१;
 जै. १५०; जैड. ३,७,४,१; ४,९,२,
 १; -क्षम् ऐ. १,१३; ३०; तै. २,४,
 १,८; ५,३; तैआ. १, २३,८; ४,
 ११, ८; ४२,२; जै. १८०; -क्षा:
 जै. ४४; १८०; -क्षाय श. २,६,
 १,३९; का. १,६,१,२६; तै. ३,
 ११, ८, ८; तैआ. ४, ५,१; तां.
 १४,५,१३; १५, ५,५; जैड. ३,

७,४,१; ४,९,२,१; -क्षे तै. ३,
 ७,७, ९; -क्षै: श. ८, २,१, ६;
 १५; तै. १,४,८,३; २, ४,३,८;
 दक्षा- -यै जै. ४४.
 इदक्ष-क्रतुा- -सुभ्याम् तै. १,५,
 ४,२.
 इदक्ष-क्रतुा- -तव: श. ३, २,२,
 १३; १८.
 दक्ष-जयन्त- -न्त:, -न्ताय जैड.
 ३,७,५,१.
 दक्ष-णि(←नि)धन- -नम् तां.
 १४,५,१२; आ. १,१४१.
 दक्ष-पितृ- -ता श. ८, २,१,६;
 १५; तै. ३, ७, ७,९; -तारा तै.
 २,४,६,४.
 दक्ष-साधन- -न: तां. १२,९,१.
 दक्षस्- -क्षस: शांआ. २,१०; -क्षसे
 तां. ८,६,५; ६; ७,१.
 दक्षो(-सूनि-)णिधन- -म् जै.
 ४४.
 इदक्षिणा,णा- -ग: ऐ. ४,२२; ७,१;
 ऐआ. १,४,२; २,३,४; ५,१,२;
 २,२; शांआ. ४,१३; श. १,२,
 ४,६; ३,४,३; ३,५,१,५; ५,१,
 ४,९; ७,१,२,१३; ८,२,४,१९;
 ६,२,१२; १०,२,३,११; ४,५,२;
 ११, २,६,४; ५; ७,३; ४,१,१६;
 ५,२,३; १२,१,४,३; २,४,२; १५;
 ७,३,७; १३,८,३,९; का. २, २,
 २,५; तै. १, ६,४,२; ५,४; ७,
 १०,१; ८,४,३; २,१,४,८; ३,२,
 ९,१; ३,१,५; ६,९; ९,५,१; १०,
 ४,१; ११,७,१; १०,३; ४; तैआ.
 १,२,४,२; ४,१९,१; ८, १,१; २,
 १; ३,१; ४,१; ५,१; तां. ५,१,
 १३; जैड. ३,१,३,२; ५, २,१०;
 गो. १, ३,१०; १४; १८; ४,१८;
 ५,३; ४; -णम् ऐ. ७,१; ८,६;
 २७; ऐआ. २,२,३; ५,१,२,४;

शां. ९,४; शांआ. १,७; २,४;
 ७; ४,३; ८; ९; ९,८; ११,४; १२,८;
 श. १,३,४,३; २,४,२,१; ३,१,
 २,५; ६; ३,१४; १६; ३,३,१०;
 ५,३,८; २१; ४,६; ७; ७,२,५;
 ६; ४,२,४,१९; ५,७,५; ५,४,
 ३,२४; ५,४,२,१; ६,८,१,८; ७,
 १,२,१३; ८,४,१९; ६,२,१३;
 ७,२,१३; ३,५; ९,१,२,२९; ३०,
 ३६; ११, २,७,३३; ५,२,१; ४,
 १२; १२,४,४,६; ७; १४,९,४,
 २५; का. १,३,३,१; ६,२,८; तै.
 १,६,४,२; २,८,२,५; ३,२,१०,
 ३; तैआ. २, १,१; मं. २, ८,७;
 गो. १, ३,१८; ५,४; -णया ऐ.
 ५,१३; ऐआ. ५,१,३; शां. २३,
 ८; श. ३, ३,१, १२; ५,३,१३;
 ४,३,४,१७; १२,७,३,७; १३,४,
 १,८; -णस्य शां. ९,४; श. २,
 ५,३,९; ३,१,२,४; ५,३,१३; ४,
 ३; ६,३,१८; ४,६,९,१३; १२,८,
 १,६; का. १,५,२,६; ८; तां. ५,
 ६,४; ५. १,४; -णस्या: गो. १,
 १,१०; -णस्याम् ऐ. १,१४; ८,
 १०; १४; १९; श. २, ५,२,६;
 १७; १८; ३,५,२,११; १२,८,३,
 ६; का. १, ५,१,४; १४; १५; मं.
 २,१,२; -णा ऐ. १, ८, १३; ६,
 ३; ३५; ७,१; ८,५; शां. १,५;
 ४,२; ३; १३; ५,८; १५,१; १९,
 ३; श. २, २,१, २१; ३,२८;
 ४,३,१३; ५,१,२१; २,१०; ६,३,
 ९; ३,१,१,७; २,३,१७; ४,१६;
 ५,१,२; १९; २,८; १०; ४,२,२,
 १६; ३,४,२; ६; ५,१,१५; ६,१,
 ११; १३; ५, २,३,५; ६; ७; ८;
 ९; ४,९; १३; ५,४; ८; १२;
 १७; ३,१,२; ३; ४; ५; ६; ७;
 ८; ९; १०; ११; १२; २,२; ४,३,

§ √दक्षि भाषायाम्, √दक्षि √दक्ष दर्शन-?दंशनयोरिति चुरा. द्र. । तत्र च दंशनेऽर्थे √दंशरेव प्रयोगो नैतयोरित्यस्मन्मतम् । वृ. दसं-, दस्म-, दक्ष- अद्र. । । तस.वस. -भेदाद्वैविध्यम् ।

६;१३;२६; ४,२३; ५,२०;५,१,
 ८;९;१०; ११;१२; २,३;४;
 ८;९;४,३५; ५,१६;१९; ६,६,
 २,४; ८,३,१,१२;१४; ६,१,६;
 २०;९,१,१,३८;४,१,११; १०,
 १,१,१०;५,४,१६; ६,५,३; ११,
 १,५,११;६,२२; २,६,४;४,३,
 १८;३,२,६; १२,७,२,२१; ३,७;
 ८,३,६; ९,२,११; १३, २,३,२;
 ४,१,१३;१५; ४,२,७;१०; १३;
 ५,४,२४;६,२,१८; ७,१,१३;८,
 ४,१०; १४,१,१,३२;६,९,२२;
 १०,५;का.१,२,१,१२;१३;२,१;
 ३,२३;३,२,११;४,३,१७; ५,१,
 ८; ६,३,७; तै. १,४, ३,३; ४,
 ११; ६,१,४; ५;६;७; ९;११;
 ३,२;७;७,१,२;४;५;९; २,१;२;
 ४;५;६; ३,२;३-५;६;८; ८,
 ३,४;४,३;६;३; २,१,५,३;२,५,
 १;६;७,८,२; १६,२; ३,१२,५,
 ७; तैआ. १,३२,३; ३,१०,२;४;
 १०,६३,१;६४,१; तां. ६,१,५;९,
 ८,२; १६,१,१२; १३; १४;११,
 ११; १७, १३,५;१३;१८,१,२०;
 २,१०; जै. ११७; १३२; १३४;
 १४३;जैड. १,५,१,२;९,१,५; प.
 ३,१; ४, १;७;५,१०; गो. १,२,
 १९;३, १८; ५, १५; २, १,५;
 १३;१७; ३,१८;६,१४;† -गा:
 ऐ. ३,२५; ५,२८; ३४; ६,३;
 ऐआ. १, २, ३; शां. १५, १;
 २९,२; २,२,२,२; ५;६; ३,२,
 ३,१७; ९,४,४; ४,३,३,५; ४,
 २;४;५; ७;१४; १९; २४;५,८,
 १६; ५,४,३,६;५,२३;८,१६;८,
 ७,४, १५; ९, ५,१, ४९; ११,
 १,५,११;५,९,११; ७,२,४;५;
 १२, ७,१,१४; १३, ५,४, १५;
 १४, ६, ११, ५; का. १, २, २,
 १;५; तै. २, ७,१,३; ६,२; ३,

३,८,७;८; ११;११,९,८;९;१२,
 ५,७;८;११; तां. ७,४,१;४; ९,
 ३,२;५,१०; ९,१५; १६,१,११;
 ८,३;११,२;३; १३,११;१६;१८,
 ५,१३;९,१७; १९,१३,६; २२,
 १८, ६; जै. १०२; १३५;
 १३९; जैड. ३,४,३, ४;५; ४,
 ६,१,९; २,७; ३,१; सा. १, ५,
 ११; प. १,१; २, १०; ३,१;८;
 गो. १,१,१३; १४;३३; ३९;२,
 १७;३,२;३;४;५,८;२५;२,१,५;
 ३;१७; -गात् श. ३,५,३,२२;
 श. ९,१,२, ४; तैआ. ५, १,२;
 -गाम् ऐआ. ५,१, १; श. ४,२,
 ४,१९; तां. १, ७,९; ८, ७,१०;
 गो. १,३,१२; -गानाम् ऐ. ६,
 ३५; श. २,२,२,५;७; ७, २,२,
 २१; ९,४, २, ११; १३, ५, ४,
 २४; ६, २, १८; ७, १, १३;
 १४, ३,१, ३२; का. १, २,२,५;
 तै. २,४,६,६; तैआ. २, १५,१;
 तां. १७,११,३; जै. २३; १३९;
 गो. १,१,१३;१४;३,२; २,२,
 ५;३,१७; -गामि: शां. १५,१;
 श. २, २,२,२; ६; ४,३,४,२;
 ४; ८, ७,४,१५; ९, ४,१,११;
 १०,५,४,१६; ११, ७, २,५; का.
 १,२, २, १;५; तैआ. २, १५,
 १; ३, ८, २; ४, ४, १; जैड.
 १, १८,३,५; प. १, १; गो. २,
 १,६; -गाम् ऐ. १,७;१४; ६,३;
 ३५; शां. ७,६; १५,१; २२,२;
 ३०,६; श. १,२,३,५; ९, ३,१;
 २,६,१,९; ३,२,१,२९;३,१७;
 ५,१,१८;१९;६,१,२९; ४,३,४,
 ६;२०;२१; ५,४,१,४; ५,१,४;
 ६,२,२,४०; ७, १,१,२७; ३०;
 २,२,४; १२; ३, १, २१; ८,२,
 १,९;५,१,१३; ९, ४,१,११;५,
 १,५७; ११,१,३,७;५,१०;११;

६,२२; २,७,७; १३, ५,४,२७;
 ८,१,५;१४,१,१,३२; ६,९,२२;
 तै. १,४,७,७; ९,४; २,२,५,१;
 ६;३,२,१;४,६,७;७,१७,२; ३,
 ९,२,१,१; ११,८,७; ८; १२,९,
 १; तैआ. ६, १, १; तां. ६, ४,
 १४; १६,१२,४; जै. १३६; जैड.
 ३, ३,१, ३; ६; प. ३,१; ५,४;
 गो. १,१,४; १०; २०;२,२१;३,
 ५,५,१९; २,१,२६;६,१३;१४;
 -गाम्य तै. ३, ११,८,७; गो. २,
 ३, ९; -गायाम् श. ३, ५, ३,
 १३;१४; ९,२,१४; ४,२,१,१५;
 ७,३,१,२१; ९, १,२,१२; १०,
 २,६,३; ११, ६,१,९; १३,४,२,
 १;३; १४,६,९, २२; तै. १,६,
 ५,१; जैड. १,१०, १,४; प. ४,
 ४; -गायै श. ३,६,४, १२; ७,
 ३,२,११; तै. ३, ३,६,४; तैआ.
 २,२०,१; -गाम् श. ४,५,१०,
 ७; ९, ५,२,१६; तै. ३, ११,८,
 १; ९,८; -गे ऐआ. ५, १, १;
 शांआ. २,४; ४,११; ६,२; १७;
 श. २,५,२, २५; ३, ५,४, १६;
 १७; ४,५,८,१०; ९, १,२,३६;
 ४०;४,४,४;१३; १०, २,३,११;
 १३; १२, १,४,२; ८,१,३; १८,
 ९,३, १२; १५; १३,४,२,१५;
 तै. १, ६,५, ४; ८,६,५;२,५,४,
 ४;३,७,३,२; तां. १२, १०,१२;
 जै. ५३; १५६; १६५; जैड. ४,
 ११, ३, १२; गो. १,५,३; -णे
 तै. २, २,५,२; तैआ. ३,१०,१;
 ४; तां. १,८,२-४;८; १०-१२;
 १४-१६; -णेन ऐ. ३, २७; ७,
 ५;८,६; शां. २,२;३,७; शांआ.
 १,७; श. ३, २,१,८; ५, ३, ८;
 ८,२,१३;९,२,१४; तै.२,६,९,१;
 ३,१,१,९;५,७,४;७,१३,१; तां.
 ५, ६,२; २५, १३,२; १३, ४;

सा. १, ३, २; ३, ५, ७; प. २, ४; गो.
१, २, ४; -जैः ऐआ. ५, १, १;
-जौ ऐ. ७, १; शां. ३, ७; गो.
१, ३, १८.

रदक्षिणा,णां- -णम् श. ७, २, २, ६;
९, ३, ४, ७; -णस्य श. ३, ८, ३,
२७; -णान् श. २, ६, २, १५;
१८; ५, ४, ३, १३; -णायाः श.
३, ८, ३, २७; -णे श. ३, ३, ३,
१०; ५, ३, ३, ११; १२, ५, २, ७;
१४, ५, ३, ९; ६, ११, २; ८, ६, ३;
५; तैआ. १०, ६४, १; -णेन श.
१, १, ३, ७; ४, ६; २, ४, ५; ३, ४,
१३; ८, ३, १; २, ५, २, ३८; ११,
४, २, १; ३; १४, १, २, ८; का.
२, २, २, ४.

दक्षिणां ऐ. १, १४; ८, १०; शां.
७, ६; ९, ६; १९, ३; श. १, ८,
१, १३; २, १, ३, ३; ४, ६; ४, २,
९; १८; ६, १, ८; ९; १६; ३, २,
३, १७; ५, १, २; ५; ६, १, ३; ४, ५,
८, ११; ५, २, १, ९; ३, २; ६, ३,
३, १४; ७, १, १, २७; ३, २, ११;
४, १, ३, ५; ३, ९; ४, १, १, ७; ४,
२; ५, ३, ५; ६, १, १, ७; ७, ४, १०;
९, १, २, १२; २८; ११, ६, १, २; ४;
१२, ५, १, ७; १३, ८, २, ४; ६; ९;
१४, २, २, २८; ९, १, १९; का. १,
१, ३, २; ३; ४, ५; ३, ३, ९; १५; ६,
१, ७; ११; तै. १, ६, ८, ५; ७; २,
१, ३, ४; ४, ८; ५, १, ३; ८, १, ६; ३,
२, ९, ७; ८; ७, २, ६; ८, ४, ३; ५,
३; ११, ५, १; ७, १; तैआ. १,
२, ३, ५; २, १३, १; १६, १; १८, १;
४, ६, १; २; ५, ८, ४, ९, २; तां. ६,
४, १४; १६, १३, १२; १७, १२,
५; दक्षिणाऽइव श. ३, ४, ३, १९;
१०, ५, २, ७; ९; १३; १९; २३.
दक्षिणेन० श. २, ४, २, १३; ६, १,
१०; ३, २, १, १; ८; ४, ३, ४, १४;

५, ८, ५; ५, ४, ३, १३; १२, ५, १,
११; १३, ४, ३, १; का. १, ६, १,
७; तै. १, ५, २, ७; तां. ५, ६, ७;
गो. १, ३, १३.
दक्षिण-तुम्(ः) ऐ. १, ७; ५, २३;
६, ४; ऐआ. ५, १, २; ३; शां.
२, १; २; ६, १०; ९, १; शांआ.
२, ५; श. १, २, १, १२; ५, ६; ११;
१७; ४, ४, ८; ५, ३; ७, ४, ६;
१८; ९, २, २; ३, १; २, २, २, २;
३, १४; १६; ५, २, १०; ३, १८; ३,
१, १, २; ३; २, ४, १५; ५, २, ६;
३, १५; ६, १, २, ७; २, २, १; ७, २,
१; २; ८, २, १९; २०; ३, १०; ४, २,
४, १९; ३, ४, २, २, ५, २, ८; ६, ६, १-
४; ५; ८, ५, ५, १, २, १४; १६; २,
१, ९; ४, ३, २६; ५, २, २; ५, १, ९;
६, ३, १, २, ९; ३०; ३, १, ४; ४, २,
३; १०; ४, १, ८; ८, १, ७; १२; ७,
१, १, २, १; ३०; ३, १, २, १; २, १०;
४, १, ३, ५; ३, ७; ४, १; ५, १, ६; ७;
३, ८; २, १, ६; १९; २, १; ८, १, १, ७;
९; ३, ६; ९; २, २, ९; ४, १, ७-१९;
३, ४, १, ३; ४, १, १०; ४, १, ८; १, १;
५, १, १०; १, ३; २, ८; १, २; ६, १, ६;
१, ७; २, ३; २, १, २; १, ६; ३, ३; ७, ४,
१०; ९, १, २, १, ५; २, ३, २-६;
१, १; ३, १, १, ८; २०; २, २; ४,
१, १; ४, ३, ५; ८; १०, २, १, १०;
१, ६, २, २; ५, ३, ४; ७, ४, १, ४; १२,
६, १, ३, ८; १३, ३, १, २; ४, २, ८;
१, १; १, ४; ३, १; ५; ५, ३, ८; ६, २,
१, २; ८, १, ९; २, ५; ३, ९; १०; ४,
१, २; १४, १, २, ९; ३, २; ७; ८;
२०; २, ४; २, २, ४; ३; ३, १, २, १; २, २;
६, १, १, १; का. १, ३, ३, १, २; ५, १,
८; २, १, ७; २, १, ४, १०; २, ३, ६;
१०; १, ६; तै. १, ४, ६, ६; ६, ४, २;
८, २; ९, ४; २, १, २, ३; ८, १;
२, १, ३-५; १०, ५; ६; ७; ३, ९,

५; ७; ८; १०, २; ४; ७, ६, २; १५,
५; ३, १, २, ७; २, ९, ७; ११;
१०, १; ३, ३, २; ८, ५, २; ७, १; २०,
३; ९, ५, १; ११, ९, ४; ५; १२, ५,
५; तैआ. १, २०, १; २, ३, ५; २, ४,
२; २, १, १; ११, १; ४, ५, ३; ६,
१; १, ४, १; ३, २, १; ५, ४, ७; ५, १;
तां. ५, १, १, ३; १, ५; ८, ७, १०; १२,
१०, १, २; १९, १, ३, ९; २१, ४,
१, ३; जै. १, ४, १; जैउ. १, १, २,
५; १, ७, १, ३; २, ३, १, २; ३, १,
३, २; ५, २, २; सा. ३, ३, ५; प.
२, ४; १०; गो. १, १, १, ५; २,
१, ९; २, ४; ३, १; ११; १, २; २, २;
५, २, ४; २, १, ३, ४; १, ८; २, ५; १, ६;
३, २, ३; ६, ६; दक्षिण इव श. १,
३, १, १, ७; का. २, २, ४, १, ४.
दक्षिणत(-सूड-)-उद्याम्- -मः
श. ८, ५, १, १, ३.
दक्षिणतः-सद्- -सद्भवः गो. २,
१, ६.
दक्षिण-दिश्य- -श्यस्य तैआ. १,
१, ८, १.
दक्षिण-पूर्व(र्व-)-र्वा- -र्वस्याम्
तैआ. १, १, ९, १.
दक्षिण-वाम- -मयोः तैआ. १,
२, ४.
दक्षिण-सुद्- -वुद् श. १, ४, २, २,
१, ६; तैआ. ४, ९, २; ५, ८, १.
दक्षिणसात्(-ण+सात्) ऐ. १,
२, २.
दक्षिणा(-णञ-)-मि- -मिः प.
४, १; गो. १, २, ५; ३, १, ३; -मिम्
ष. ४, १; गो. १, ३, १, ३; -मिः
गो. १, २, २, २; -मिः प. ४, १;
गो. १, ३, ३.
दक्षिणा(-णञ-)-ग्र- -ग्राणि श.
१, २, ५, १, १, २.
दक्षिणाञ्च्(-णञ्च्)- -ञ्चः
गो. २, १, २, ५; -ञ्चम् गो. १, ३, २, २.

† अर्थाभेदे स्वरभेदो विमुदयः । † -ण+आच् पा. ५, ३, ३६ । † -ण+एनच् पा. ५, ३, ३५ ।

दक्षिणाची-च्यः गो. १, १, ७, २, १०.
 दक्षिणास्व- -म् गो. २, ३, १७.
 दक्षिणा(-णऽअ-)प(र→)रा-
 -रस्याम् तैआ. १, १९, १.
 दक्षिणा-प्रवण,णा- -णः श. १३, ८, १, ७; -णम् श. ३, १, १, २; -णस्य श. १३, ८, १, ८; -णा श. १, २, ५, १७; का. २, २, ३, १६; गो. १, ३, १; -णे श. १३, ८, १, ७.
 दक्षिणाप्रवणी-भूत- -त्तः गो. २, २, ५.
 दक्षिणा-प्रष्टि- -म् श. ५, १, ४, ९; ९, ४, २, ११.
 दक्षिणा-मुख- -खः ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; गो. २, २, १६.
 दक्षिणा-युग्म्- -म् श. ५, १, ४, ७; ४, ३, ८; ९, ४, २, ११.
 दक्षिणा(-णऽअ-)र्ध- -र्धः तैआ. ५, १, १; -र्धम् प. १, ७; -र्धात् तै. ३, ७, ५, ६; -र्धे श. २, ६, १, ९; ४, १, १, २७; २, १, ९; ५, ५, १, १; १४, २, २, ३५; का. १, ६, १, ७; तै. १, ६, ८, २; -र्धेन श. ७, २, २, ९; ९, १, २, २५; १३, ८, २, ६.
 दक्षिणार्ध-पूर्वार्ध- -र्धे श. १, ६, ३, ३९.
 दक्षिणार्ध- -र्धः श. ३, ७, २, ७; -र्धम् श. ३, ७, २, ५; ९, १, २५; गो. २, १, १; -र्धे श. ५, २, ४, ५.
 दक्षिणा-वत्- -वत् जै. १३९; -वता श. ३, ४, २, १५; तां. १६, १, १४; गो. २, १, ६; -वन्निः गो. १, ५, ८; -वद्भ्यः गो. १,

५, ७; -वन्तः गो. १, ५, ७; -वान् तैआ. १, ७, ४.
 दक्षिणावती- -ती तैआ. ६, ७, १.
 दक्षिणा-वृह- -वाद् तै. २, ८, २, ५.
 दक्षिणा(-णाऽआ-)वृत्ता- -त्त शांआ. ४. १५; शं. ६, ४, ३, ५; ७, १, १, १३; २, २, १२; १४; ४, १, ३५; ८, ७, २, ५; १२; १३; ७, ३, ४; ५; ४, १०; ९, १, २, ३; २८; २९; तै. § १, ६, ८, २; ५: ७.
 दक्षिणा(-णऽआ-)शा-गमना-(-नऽआ-)दि- -दीनि शांआ. ११, ४.
 दक्षिणा-शिरस्- -सम् सा. २, ५, ३.
 दक्षिणा-संस्थ- -स्थः शां. ५, ७; गो. २, १, २५.
 दक्षिणा-सुद्- -दः श. ५, २, ४, ६; -द्भ्यः श. ५, २, ४, ५.
 दक्षिणा-समृद्ध- -द्गाम् गो. १, १, १३.
 दक्षिणो(-णऽअ-)त्तर- -रे ऐआ. ५, १, ३; -रौ तैआ. २, ११, १.
 दक्षिणोत्तरिन्- -रिणम् शांआ. १, ७.
 दक्षिणीय,या- -यम् श. ४, ३, ४, १५; -या गो. १, २, १७; -याः श. ३, ५, १, १९; -याय श. ४, ३, ४, १५.
 दक्षिण्य,ण्या- -ण्यः तै. १, ३, ३, ७; -ण्यम् तै. २, १, ५, ३; -ण्याम् तै. २, १, ५, २.
 दग्ध(√दह)- -ग्धः श. १२, ५, २, ३; प. ४, ४; गो. १, २, २१.
 दग्धुम् श. २, ३, ३, १; जैड. ४, १०, ३, ६.
 दग्ध- -ग्धा श. २, २, ३, ६; का. १,

२, ३, ४.
 दग्धा श. ९, ५, २, ६; १२, ५, १, १३; तां. ९, ८, १.
 दङ्क्षु(√दक्ष)- -क्षगवः श. ८, ६, १, १६; तै. ३, ९, ८, ३.
 दण्ड(√दम्)- -ण्डः शांआ. ८, ९; श. ३, १, ३, २५; २, १, ३२; ७, १, २६; २, २; ७, ४, १, ३६; ९, ३, १, १७; जै. १२८; -ण्डम् शां. ६, १४; श. ३, २, १, ३२; ११, १, ५, ११; तै. ३, ३, १, ४; गो. २, १, २; -ण्डस्य ऐ. २, ३५; श. ३, ७, १, २६; -ण्डेन श. ११, ५, १, १; १२, ४, १, १०; ७, ३, १; तां. १७, १, ९; जै. २६; २०८; जैड. २, ५, २, ३; -ण्डैः श. १, ५, ४, ६; ५, ४, ४, ७; जै. १५५.
 दण्ड-पाणि- -णये प. ५, ४; -णिः श. ११, ६, १, ७; १३.
 दण्ड-प्रजित,ता- -तया, -तेन श. १२, ४, १, १०.
 दण्ड-वध- -म् श. ५, ४, ४, ७.
 दण्ड-हत- -त्तः तां. २२, १४, ३.
 दण्ड-हस्त- -स्ताः तैआ. १, १२, ४.
 दण्डो(-ण्डऽअ-)पानह- -हम् शां. ४, ३; जै. ६; जैड. ४, ६, १, ४.
 दण्डिन्- -ण्डिनः श. १३, ४, २, ५.
 दण्ड्य- -म् जै. १४५.
 दत्- दन्त- अद्र.
 दत्त,त्ता(√दा)- -त्तः श. ११, १, ४, ४; का. १, ४, १, २; -त्तम् ऐ. ५, २८; शां. २५, १५; शं. ४, ५, ८, १४; ९, ५, १, ४९; १४, ७, ३, ११; तै. २, १, ५, २; ५, ७, १; ३, ७, ५, ४; तैआ. २, ६, १; २; ३, १४, ४; जै. १२४; १८१; सं. २, ५, १२; -त्ता तां. २१, १, ६; जै. १४९; -त्ताः श. ४, ३, ४, १५; -त्तेन श. २, ६, १, ७; ११, १, ४, ४; का. १, ६, १, ६;

† PW. प्रमृतयः -णा । वृ- इति विग्रहं चक्रुः तत्पपा. विरोधित्वाच्चिन्त्यम् । तु. क्र. १, १४४, १ ।

‡ -द- इति मुपा. स्वरः । § -ग्ना- इति सर्वत्र मुपा. स्वरदिचन्त्यः ।

-त्तभिः तै. २, ८, ६, ८.
 दत्त्वा ऐ. ५, २८; ७, १५; ८, २२; वा.
 ३, ९, १, १२; तां. ६, ७, १३;
 २५, १०, २२; मं. १, २, १४; गो.
 १, ५, ८.
 दत्व- -०त्व, -त्वः, -त्वम् जै. १५२.
 दत्वल् (← दत् + दन्त + मतुप्) - तै.
 तै. ३, ८, १८, ४.
 √दद् (← √दा), ददते जै. १, ११,
 २, ७; १०; ददन्ते जै. १, ११, २,
 ६; ददसे मं. २, ४, १२; इद्वै जै. ३,
 २, १, २; इद्वारे जै. ३, २, १, ४.
 ददत् - त् ऐ. ४, २५; वा. ५, १,
 ५, २८; ११, ४, ३, ७; १३, ४, १,
 ११; का. १, ३, ३, ७; तै. २, ५,
 ५, २; ३, १०, ५, १; तैआ. २, १४,
 १; जै. १०२; १२४; १३९; -तः
 वा. २, ४, २, ७; तै. २, ८, ८, ६;
 ३, ७, ५, ७; तैआ. २, ६, २; गो.
 २, १, ७; -ताम् ऐ. ४, २५; वा.
 १४, ६, ८, ९; -ताम् तैआ. १,
 ३, ४; -ते तै. ३, १, ४, ११; -न्
 वा. ११, ५, ६, ३; तैआ. १०, ६३, १.
 ददती - ती वा. ११, ४, ३, ७.
 ददापयितु - ता तैआ. १०, ६, १.
 ददि - दिः ऐआ. ५, २, ५.
 ददितु - तारः वा. ४, २, १, २२.
 ददिवस् - वान् जै. १४३; -वासम्
 वा. ६, ३, ३, १४; -दुपः ऐआ.
 १, १, ४; -दुपि वा. ४, १, २, ४.
 द-द-द्व-द-दः वा. १४, ८, २, ४.
 ददशुपी (← ददश्वस् / दश्व) - धीः
 तैआ. ४, ११, ७.
 दद्राण - म् ऐआ. ५, ३, १; तैआ.
 ४, २०, ११; तां. ९, ६, ३.
 दद्राण-व(त्→)ती - तीषु तां. ९,
 ६, ५.
 √दद् (← √दा), दधतः तै. २, ६, ४, २.

दधि (→ धृच्) - धनि || गो. २, १,
 ९; -धि ऐ. ७, २९; ८, ५; ८;
 १७; २०; वां. ४, २; ८, ९; १३,
 २; वा. १, ६, ४, ८; ८, १, ७; ९;
 ३, ३, ३, २; ८, ४, ७; ४, २, ४, १८;
 ५, १८; १९; २२; ३, ५, १३;
 १४; ५, २, ४, ११; १३; ३, २, ६;
 ६, १, २, ३०; ७, ४, १, ३८; ४२;
 ५, १, ३; ९, २, १, १; ११; १२;
 ११, १, ४, १; ३; १४, ९, ४, २५;
 तै. १, ६, १, ८; ७, ६, ५; २, १, ५,
 ६; ७, २, २; ३, २, ३, १०; ७, ४,
 १३; ६, १३; तैआ. ५, ९, ७; तां.
 ९, ५, ५; जै. १२०; ५, ५, २;
 -ध्ना ऐ. ३, ४०; ८, २०; वा. ७,
 ४, १, ३८; ४२; ५, १, ३; ९, २, १,
 ११; १३; ११, ४, १, १५; १२, ३,
 ५, ६; १४, ९, ३, २२; तै. १, ४,
 ७, ६; २, १, ५, ६; ७, २, २; तैआ.
 ५, ९, ७; तां. ५, १०, ९; १८, ४,
 २; गो. १, ३, ९; ५, ९; २, ४, ७.
 दधन्वत् (मतुप्) - न्वा वा. १२, ८,
 २, १२; तै. २, ६, १, २; -न्वा-
 ऽइव तैआ. १, १२, २.
 दधि-धर्म - र्मम् ऐ. २, ४; ३, ४०;
 -र्मस्य वा. १४, ३, १, ३०; -र्म
 ऐ. ३, ४०; -र्मण वां. १५, १;
 २९, २; वा. १४, ३, १, २९.
 दधि-द्रप्स - प्तः वा. ९, २, ३, ४.
 दधि-भाग - गाः तैआ. ६, ८, १.
 दधि-मधु - म्याम् वांआ. ९, ८.
 दधिमधु-घृत-मिश्र - म् सा. ३,
 १, ५.
 दधिमधुघृता(-त्ऽआ-)क-
 -कानाम् सा. ३, १, १२.
 दधिमधु-सुमनोजातरूप - वैः
 सा. ३, ५, १.
 दधि-वत् - वान् तैआ. ६, ८, १.

दध्यन्-धीचः वा. ३ १४, ५, ५,
 २२; ७, ३, २८; तै. १, ५, ८, १; तां.
 १२, ८, ५; -धीचि वा. ३ १४, ५, ५,
 १७; -ध्यद् वा. ४, १, ५, १८; ६,
 ४, २, ३; १४, १, १, १८; २०; २५;
 ४, १३; ५, ५, १६; १७; १८; १९;
 २२; ७, ३, २८; तां. १२, ८, ६;
 जै. १८६; गो. १, ५, २१;
 -ध्यन्चम् जै. १८६.
 दध्यो(-धिऽओ-)दन - म् वा.
 १४, ९, ४, १४.
 दधि-क्लां - क्वाः ऐ. ६, ३६; ७, ३३;
 वा. ५, १, ५, १९.
 दधि-क्वान् - व्वाऽइव तै. २, ८,
 ९, ९; -व्वाः ऐ. ६, ३६; ७, ३३;
 वा. ५, १, ५, २०; १३, २, ९, ९;
 ५, २, ९; तै. ३, ९, ७, ४; तां. १,
 ६, १७; सा. १, ५, ५; गो. २, ६,
 १६.
 दधु - धुः वा. १, ६, ३, ९.
 दनायु - यूः वा. १, ६, ३, ९.
 दन्त (→ दत्) - त्तः वा. १, ७, ४, ७;
 १६; तै. १, २, ६, ५; ३, ८, १, २;
 -दभिः वा. १, ७, ४, १६; ३, ५,
 ४ २४; ४, ३, ११; १३, ३, ४, १;
 -दभ्युः तै. ३, ८, १७, ४; -न्तः
 वा. १, ६, ३, २९; ३०; -न्ताः ऐ.
 ५, २२; ७, १४; वांआ. १,
 ४; वा. ३, ५, ४, २४; १०, १, १, ८;
 तै. १, ४, ६, १; जै. १, १२, २,
 ७; गो. १, ३, ७; ९; २, १, २;
 -न्तात् वांआ. १२, ८; -न्तान्
 वां. ६, १३; वा. १०, ३, ४, ५;
 -न्तेषु मं. १, ३, ४; -न्तैः तां.
 ८, ४, १. इत्त्वत् गद्.
 दन्त-परिमित - त्तः मं. १, ७, १५.
 दन्त-पवन - म् सा. २, ६, ३; ३,
 १, १३.

ॠ 'दु-' इत्यत्र टि. द्र. १ । १ = क्र. १०, ५५, ५१ = नाम. ४, १, ४, ३ । √दधेः 'दधनशीलम्' इति वा.

२, १८; √दारयतेरिति सा. √श्रोतेरिखर्वाबः । † √द्रियतेरिति भा. सा. ? द्र. १ । ∥ 'दधति' इति पाठे. चिन्त्यः ।

ॢ 'धी-' इति सुपा. स्वरक्षिन्त्यः । † ← दधत्, √कम्, √कन्द या. निघ. १, १४; द्र. १ ।

दन्त-मूल- -लैः श. १२,३,४,१.
 दन्ता(न्तऽअ-)-ञि- -ञये,-ञिः मं.
 २,४,६.
 दन्तावल्(न्त+वल्च्)- -लः गो. १,
 २,५.
 दन्ति- -न्तिः तै. ३,८, ९,३; तैआ.
 १०,१,५; १६.
 दन्ताल- -लः, -लस्य जै. १२५.
 दन्दशूक(√दंश्)- -कम् श. १४,९,
 १,१९; -काः श. ५, ४, १,१;
 २; तै. १, ७,८, २; -कान् तै.
 १,७,८,२; -कान् श. ५, ४, १,
 १; तै. १, ७,८, २; -कैभ्यः तै.
 ३,१,४,७.
 √दम्,म्, दम्नोति तै. २, २, १०,
 ४; दम्नुवन्ति प. १, ६; देभुः
 तैआ. १०,१,९; दभाति तै. २,४,
 ६,९; अदभन् श. ११,५,९,५;
 अदभाम श. ११,५,९,५; दम्नु-
 याम श. १,१, ४, १४; का. २,
 १, ३, १७; १८; दभन् श. ३,३,
 ३, ११; ६,३, १८; ४,३, ५,८; तैआ.
 ६,८, १.
 दम्भयेयम् जै. १७६.
 धीप्सति, धीप्सन्ति जै. १४;
 दिप्सात् तैआ. २,५,२; धिप्सात्
 श. ६,६, ३, १०; धीप्सतात् जै.
 १४.
 दभ- -भाय ऐ. ५, १८.
 दभीति- -तये तै. २,५,८, ११.
 √दम्, दाम्यत श. १४,८, २, २, ४.
 दमायन्तु तैआ. ७, ४, २.
 द्रुम- -मः तैआ. ७, ९, १; १०, ८,
 १; ६२, १; ६३, १; ६४, १; जैड.
 ४, १०, ४, ८; ११, ४, ३; ५, १५; सं.
 ३; -मम् तै. २, ७, १२, १; ३, १२,
 ७, ५; -मे श. २, ३, ४, २९; का.
 १, ४, १, २२; तै. २, ५, ५, ४; ३,
 ६, १०, ३; तैआ. १०, ६२, १; ६३,
 १; -मेऽमे श. ४, ४, १२; -मेन
 तैआ. १०, ६३, १.

द्रुम- -मम् श. १४, ८, २, ४; -माः
 तै. २, ७, १२, १.
 दम-मय- -यः शां. ९, १.
 दमित्- -ता तै. २, ८, ३, ७.
 द्रुमन्स्- -नाः ऐ. ३, २९; ५, ८;
 शां. २३, ३; श. १३, ५, १, ११;
 तै. २, ४, १, १.
 द्रुमपति(-मऽप-)- -ती तैआ. १, १०,
 ५; ६; मं. १, ३, १२.
 दस्य- -स्येभिः ऐ. १, २८.
 √दय्, दयते तै. २, ४, ३, ४; गो. २,
 ४, १७; दयसे तैआ. ४, ५, ७;
 दयस्व श. १४, २, १, १०; द्रुयध्वम्
 श. १४, ८, २, ४; दयते ऐआ.
 २, ३, ६; तै. २, ८, ८, २.
 द्रुयमान, ना- -नाः तै. ३, ६, १३, १;
 -ने तै. २, ६, १०, ३.
 दया- -म् श. १४, ८, २, ४.
 द्रिद्रि(√द्रा)- -द्र श. ९, १, १, २४;
 -द्रः श. १, ६, १, १८; -द्राः तां.
 २४, १८, ७.
 द्रिद्रीकृत्यऽइव श. ११, ३, ३, ५.
 द्रपे(√दृप्)- -र्पः ऐ. ६, २६.
 द्रुम्(√दृम्)- -भेऽभेऽइति जै.
 १३३; -भेः ऐआ. १, २, ३; तै.
 ३, ३, २, २; ७, ४, ११; जै. १३३;
 -भम् तै. ३, ७, ४, १८; जै. १३३;
 जैड. ३, ७, २, ८; -र्भाः श. १, १,
 ३, ५; २, २, ३, ११; ३, १, ३, १८;
 ५, २, १, ८; ७, २, ३, २; १२, ४,
 ४, ६; ७; १३, १, १, २; का. २, १,
 ३, २; तै. १, ३, ७, १; २, ७, ९, ५;
 ३, २, ३, ४; ५, १; ३, २, १; ७, ३, ४;
 ८, २, ३; तैआ. २, ११, १; ५, १०,
 ६; -भोणाम् तैआ. २, ११, १;
 ६, ९, १; -भान् तै. ३, ७, ३, ३;
 ४; जै. १३३; सा. १, ३, २; प.
 ५, २; -भे तां १२, ४, ४, ६; ७;
 -भेण तै. १, ४, ४, १; -भेषु सा.
 १, ३, २; -भेः श. २, २, ३, ११;
 ५, २, १, ८; ५, ४, २२; ७, ३, २,

३; ९, २, १, १२; १३, ८, ३, १३;
 तै. ३, २, ५, १.
 दर्भ-तरुगक- -कम् श. ३, १, २, ७;
 ८; ६, ४, १०; -के ऐ. ७, ३३;
 श. ३, ४, १, २१.
 दर्भ-नाडी- -ड्या प. २, ९.
 दर्भ-पर्ण- -र्णयोः जै. १२४.
 दर्भ-पवित्र- -त्रेण श. ३, १, ३,
 १८.
 दर्भ-पिञ्जल- -लानि शां. १८, ८;
 -लैः ऐ. १, ३.
 दर्भ-पुञ्जील- -लैः तै. १, ७, ६, ४;
 २, ७, ९, ५.
 दर्भ-मय- -म् तै. १, ३, ७, १; ३, २,
 ३, ३.
 दर्भमयी- -यी श. १३, १, १, २;
 तै. ३, ८, २, ३; ४.
 दर्भ-मुष्टि- -म् श. ९, २, १, १; सा.
 १, ३, २.
 दर्भ-स्तम्ब- -म्बः श. १०, ४, ३,
 १४; ५, ५, १०; तै. २, २, १, ५;
 ३, ७, ३, ३; -म्बम् श. ७, २, ३,
 १; २, ४, २९; ८, ३, १, ११; ९,
 ५, १, ३६; तै. २, २, १, ४; तां.
 २१, ३, ५; -म्बान् ऐ. ५, २३;
 -म्बे तै. २, २, १, २; ३; ७, १७,
 ३; ३, ७, ३, ३.
 दर्भन्(√दृ)- -र्मा श. ४, ६, ९, १४.
 दुर्वी- -र्वि श. २, ५, ३, १७;
 का. १, ५, २, १६; -र्व्यां श. २,
 ५, ३, १७.
 दुर्वि-होम- -मान् श. ५, २, ३, ९;
 १०; ५, ४, १४; ५, १०; ११.
 दुर्विहोमिन्- -मिणौ जै. १८६.
 दुर्व्य- -म् श. १४, ६, ८, ९.
 दुर्शी(√दृश्)- -शाः श. ११, २, ४,
 १-५; गो. १, ५, ९; २, १,
 १२; -शीम् श. ११, २, ४, ८;
 तै. १, २, १, १४; -शीस्य तै. ३,
 २, ३, ४; -शीर्य श. ११, २, ४,
 ८.

दृशां-शां तै. ३, १०, १, १;
९, ६; १०, २.

दृशी-पूर्वमास-सयोः ऐ. ३, ४०;
७, ११; शां. ३, १; श. १, २,
३, ५; ३, ५, ११, ५, २, १९; २, ४,
४, १७; ११, १, ३, ७; ६, २८; २,
४, ४; १०; ६, १२; ७, २७; ४, १,
४-७; का. १, ३, ४, १०; २, २,
१, १९; तै. २, २, २, २; ३, ६, २;
तैआ. १, २२, ९; २६, १; ५, ४, ६;
गो. १, ३, ७^३; -साभ्याम् ऐ. १,
१; शां. ६, १५; श. २, ४, २,
११; ३, १३; ४, १७; ६, १, ३७;
११, १, २, १०; २, ५, ५; ४, १०;
का. १, ३, २, ११; ३, १०; ६, १,
२५; तै. २, ३, ६, २; तां. १७,
१४, १; २५, ४, १; जै. १२२;
गो. १, ५, ७; ८; २, १, ८; -सौ ऐ
३, ४०; ऐआ. २, ३, ३; शां. १,
१; ३, ७; ९; ६, १५; श. १, ७, २,
२३; १०, १, ५, २; ४, ३, ४; ११,
१, ६, १६; २, ४, ५; ४, ६; ७^३; ८^३,
९^३; १०^३, ५, ५; १४, २, २, ४८; ३,
२, २७^३; ४, ३, ३; का. १, ३, ४, १०;
तै. २, २, २, १^३; ४, २; ११, ६; ३,
७, २; ३, ९, २३, १; २; तैआ. १०,
६४, १; तां. ८, ६, ५; २५, ४, २;
जै. १२०; सा. १, ३, ५; गो. १,
५, ७; २, १, ८; १२; २, २४.

दृशीपूर्वमास-याजिन्-जिनम्
तां. १७, १४, १; -जी श. १०,
१, ५, ४.

दृशीत्, ता(√दृश+अत्)- -न्त ऐ.
४, २९; ऐआ. १, १, ४; शां. १४,
५; -न्तः श. १, ४, १, २९; तै. ३,
५, २, २; तैआ. ४, ११, ६; ५, ९,
९; जै. ४, १, १, १; -न्तम्
शांआ. २, १८; श. ६, ४, २, ९^३;
१४, ८, १५, ४^३; ९; तै. २, ६, ४, २;
८, ९, २; ३, ६, १०, २; तैआ. ४, ५,

२; -न्तस्य श. ७, ३, १, ३२^३; -न्ता
तै. ३, १०, १, १; -न्ताय श. १४, ८,
१५, १०; -न्ते श. १४, ८, १५, ५;
तै. २, ६, १७, ४.

दृशीन्-नम् गो. १, १, १९; -न्तात्
शां. २७, ६; ष. ४, ५; -न्ताय श.
६, ४, ३, ९; -न्तेन श. १४, ५, ४, ५.
दृशीनीय-यः तै. २, ७, ९, ४; जै.
५३^३; -यम् जै. १, १८, ५, ३; २,
२, १, ७; ष. २, ३; -येन जै. ५३;
-यौ जै. १९०.

दृशीनीय-न्तम्-मः श. १३, २,
७, ८.

दृशीयित्वा गो. १, २, २०^३.

दृषियुतत्(√दृषुत्)- -त्त् श. ८, ६, ३,
२०.

दृषियुतती-ती तां. १२, १, २; -त्या
तां. ६, ९, २४^३; २५^३; १२, १, १;
१८, ८, ११.

दृषिध्वत्(√धू)- -ध्वतः तै. २, ४,
५, ५.

दृषीयस्(दृश+इच्)- -यः श. ३, ६,
२, ३; -यसि श. १०, ४, २, २६^३;
२९^३

√दृश् √दंश् द्र.

दृश(→श्रां)- -शा ऐ. १, १९^३; ३,
४१^३; ४, १८^३; ५, ४; १९; २१;
६, ९; २०; ३६; ८, २२^३; ऐआ.
१, १, २^३; ४^३; ३, ४, ५^३; ७, ८^३; २,
३, ४^३; ५, १, १; शां. २, ३; ९, २;
१३, ४^३; १४, २^३; १७, ३; १९,
५; ७; २२, ७; २५, ८; २९, १;
२^३; ८; ३०, १; ७; शांआ. २, १७;
५, ८^३; श. १, १, १, २२; २, ३, १,
१८; ३, १, ४, २३^३; ३, ३, ३; ८, १,
३; ४; ४, १^३; ९, ४, १९^३; ४, ४, ५,
१९; ५, २, ४, १०^३; ४, ५, ४; ६, २,
१, २३^३; २, ४^३; ९; ३४^३; ३, १,
२१^३; ८, २, १२^३; ७, १, १, ३३^३;
८, १, १, २^३; ३, २, १३; १४^३; ३,

११^३; ४, १२^३; ४, २, १३^३; ३, ८;
९-१२; १३^३-१७^३; १८^३; १९^३; ५,
२, ११^३; ६, १, २२; ९, १, १, ३१^३;
३८^३; ३९; २, १६^३; ४, ३, ६; ११^३;
१०, २, ३, ५; ४, २, ११; २०; २५;
४, ३, ८; २०; २१; ५, ४, ८; ११,
१, २, २; २, १, २; ६, १०; ४, ३,
१८^३; ६, ३, ७; १२, २, २, १४^३;
३, २, ५; ८, १, २२; १३, २, ५, ४;
५, १, ६^३; १४, १, ३, १, ५, १९^३;
६, ९, ५; ९, ३, २२; का. १, ३, १,
११; २, १, २, १; तै. १, २, १,
१९; ४, १^३; ८, ८, १; २, १, १, ३^३; ८,
७, ४; ३, २, ७, ५; ७, ५, ११; ८,
१४, ६; २१, २; तैआ. ४, ६, १^३;
२^३; ५, ७, १२; तां. २, ७, ८; ४,
८, ५; ६; ६, १, ३; १३, ९, ५; १६, १,
९; १२^३; १७, १४; १^३; १८, ८, १२;
९, ४^३; २२, १४, ४; २३, २, १; ३,
३, ५, १; २; ८, १; ३; ९, १; ४; ११,
१; ४; १२, १; १४, १; ५^३; १७, १;
१८, १; २०, १; ३; २२, १; ६; २३,
१; २५, १; २६, १; २८, १; २४, १,
१; ५; २, १; ४, १; ५, १; ६, १; ८, १;
९, १; ११, १; १२, १; १३, १; १४,
१; ६; १५, १; १६, १; ६; १७, १; ४;
१८, १; १९, १; २०, १; २५, १, १;
१०; २, १; ४, १; जै. १०३^३;
१२८; १५६; १६९^३; २०५; जै. ८.
१, ६, १, ६; २, ३^३; १४, ३, १; ५;
२, २, ४, ९^३; ४, ११, ४, ६; जैआ.
२, ९, ५; आ. २, ५, १; मं. १,
२, १९; ष. ४, ४; गो. १, ४,
२४; ५, ५; २०; २, १, १८; ६, २^३;
१५; -शाऽ-शा श. ३, ४, ३, १८;
५, १, ३; ५, ४, ५, ३; ८, १, १, २^३;
२, ११; ५, १, ५; २, २; ९, १,
१, ३९; २, १९; १३, ६, २, ३; १४,
६, १, २; तै. ३, ८, ६, ५; तां.
१८, ९, ४; २५, १५, १;

—शभिः ऐ. १, २२; ४, २४^६; ६, ९; ७, १३; ऐआ. ५, १, ४; श. ३, ३, ३, १८^३; ८, १, ४; ४, ४, १, १५; तै. १, ३, ७, ४; ८, २, १; तैआ. १, ६, ३; ११, ८; तां. ३, ९, १; १०, १; ११, १; १३, १^३; ३^३; १५, ७, ६; ८, २; १७, १४, २^{१०}; १९, २, ६; —शभिःऽशभिः श. ८, ७, २, १२; —शभ्यः. शां. १०, २; श. ४, ५, ८, १६; ५, ४, ५, १३; ८, ३, ४, १४; —शसु ऐ. ५, २५; श. ९, ३, २, ८; १०, ४, २, २०; तां. ४, १, १.

दश-कपाल- -लः श. ५, ५, २, ६; १२, ७, २, २०; तां. २१, १०, २३; —लम् श. ५, ४, ५, ८; ११, ४, ३, ५^३; तै. १, ७, ३, ४; ८, ६, ३; ३, १, ५, ९.

दश-कृत्वस् (ः) श. २, ४, ३, १०^१; ३, ३, २, १७^१; का. १, ३, ३, २, १०^१; तै. २, ३, ६, ४; तैआ. ४, २, ८, १; तां. १२, १०, ८.

दशत्व- -त् श. ८, ५, २, १५; —तः ऐआ. १, ३, ८; २, ३, ४; ५, ३, १; श. ४, ५, ८, १६^३; ८, ५, २, १६; १३, २, ५, ४^३; ६, १, ३^३; २, ४; तै. ३, ९, २, ४; तां. २०, १५, १२; —तम् श. ४, ५, ८, १६^४; १३, ४, ३, १४; तै. १, २, १, १४; सा. १, ४, २; ६; ९; —ता श. ८, ५, २, १५; १३, ६, १, ३^३; सा. १, ४, ३; ४; ५; —तौ श. ८, ५, २, १६.

दशतय(श-तयप्)- -यान् गो. १, १, ५^३; ८.

दशति- -ति श. ११, १, २, ९; —तीनाम् ऐआ. १, ५, २; ५, ३, १.

दश-दशिन्- -शी तां. १९, २, ४.

दशदशिनी- -नी शां. २, ३; १७, ३; १९, ५, ७; ३०, ७; श. ४, ४, ४, २^३; ११, ४, ३, १८.

दश-धा श. १, ८, १, ३४; तै. १, ८, १, १; ५, १; २, २, ४, १; तैआ. ३, ११, १; जै. १, २, ३, ४; ९, १, ३; ५; ७; ९; २, १; ३; ५; गो. १, ५, २०.

दशधा-विहित- -तः श. ५, २, ४, १०; ११, १, २, ३.

दशनी- -म् गो. २, १, १९.

दशदशिन- = दशदशिन गद्र.

दश-पदी(←पाद्)- -दी जै. ४, ११, ४, ५.

दश-पुत्र- -त्रः जै. २, २, ३, १०.

दश-पुरुष- -म् श. १२, ९, ३, १; ३.

दश-पेय(√पाप्)- -यः श. ५, ४, ५, ३^३; ४; तै. १, ८, २, २; ८, ४; तां. १८, १०, ९.

दश-म्- -मः ऐ. ३, १; ऐआ. १, ३, ७; शां. १२, ८; १४, २; श. ४, १, ५, १६; ४, ४, २; ९, ४, ३, ६; तैआ. ५, ६, ९; तां. ६, ८, २; ३; जै. २, २, ३, १०; ४, ९; ४, ११, २, ७; —मम् ऐ. ३, १; ५, २२^३; २५; शां. १४, २; २६, ७; २७, १^३; २^३; ७^३; २९, ५; श. १२, १, २, ३; २, २०; २, ३, ९; १३, ७, १, १२; तै. २, २, ६, १; ३; ३, ११, १; तां. ४, ८, ७; १०, ५, १७; १५, ७, १; ८, ३; ११, १२; १४; २४, ११, १; आ. २, २२, १०; गो. १, ४, ९; १०; —मस्य शां. २७, ३; —माः तै. ३, ११, २, २; —मात् ऐ. ६, २४; शां. २९, ५; तां. १८, ९, ४; आ. २, २२, ८; —माय शां. २७, २; —मे ऐ. ४, १७; ७, १३; शां. २७, १^३; ४; २९, ५; शांआ. २, १७; श. ४, ६, ९, ७; ५, ४, ५, ३; १३, ४, ३, १४; १४, ९, ४, २१; तै. २, २, ६, १; ३; तैआ. ५, १२, २; जै. १६२; —मेन तां. १५, ४, ३; जै. १४३;

—मेयु तै. ३, ११, २, २.

दशमी- -मी श. १, ४, १, ३७; ६, ३, १, २१; ८, ५, २, ७— १०; ९, ५, १, ४४; ११, २, ७, ६; तै. १, ३, ७, ४; ८, ५, ३^३; २, २, १, ७; तैआ. ५, ६, १०; तां. ६, ८, ३; १८, ९, ३; —मीम् ऐ. २, २०; ऐआ. १, ४, १; शां. २३, २; तां. २२, १४, ३; जै. १५८^३; प. ४, ६; गो. २, ४, ३; —म्या श. ५, ४, ५, २; —म्याम् श. १, ४, ३, २०.

दश-मास्य- -स्यः श. ४, ५, २, ४^३; ५^३; —स्यम् श. ४, ५, २, ४; १३, ५, ४, २२ —स्यानि ऐ. ४, २२.

दश-रात्र(त्रि+ट्च्)- -त्रः श. १२, १, ४, ३; २, १, ४; २, २; ३, १; २; ११; ४, १६; १३, ७, १, २; तां. २२, १५, १; जै. ११८; गो. १, ४, १२; १४; १५; २२; २३; ५, २—४; —त्रम् शां. २६, २; २७, ७; श. १२, १, २, २; ३, १७; २, ३, ८; ९; ३, १, ९; जै. १५८; गो. १, ४, १०; २०^३ —त्रस्य शां. २७, ७; श. १२, २, ३, २; तां. १५, ११, १३; —त्राय गो. १, ४, १४; —त्राय श. १२, २, ३, ११; गो. १, ४, २२; —त्रे ? जै. १२८; —त्रेण सा. २, ५, ६.

दशरात्रिक- -म् श. १२, १, २, २.

दश(शऽक्)-र्च- -र्चः तां. १३, ७, ९; १५, १, ५; —र्चम् ऐ. ६, २०; शां. २९, ८; गो. २, ६, २^३; —र्चांम् ऐ. ६, २०; —र्चान् गो. १, १, ५; —र्चौ तां. १३, ७, ८.

दश-वाजिन्- -जी जै. १, १, ४, ३.

दश-विध- -म् शांआ. १०, ८^३.

दश-वीर- -रम् श. १२, ८, १, २२; तै. २, ६, ३, ५; तां. २५, ७, ४; —राः तां. २५, ७, ४.

दश-शत- -तानि ऐआ. २, ३, ४.

दश-सनि- -निः, -निम् सं. १, ७, ६.
 दश-स(स→)सा- सा तां. २, ७, १.
 दश-सम्बद्ध- -द्धः तां. १८, ९, ४.
 दश-स्तोम- -म् तां. ४, ६, १६;
 जैआ. २, ९, १५; आ. २, १८, ६.
 दश-हविस्- -षम् श. ९, ४, ३, ११;
 ११, ४, ३, ५; तै. ३, ९, १६, ४.
 दश-हूत- -तः, -तम् तै. २, ३,
 ११, १.
 दश-होतृ- -ता तै. २, २, १, १; ६;
 ३, २; ९, ३; ३, १, २; ३, ६, ४; ११,
 १, तैआ. ३, ७, ४; तां. २५, ४, २;
 -तारः तै. २, ३, ५, १; -तारम्
 तै. २, २, १, १; ६; ७; ४, १; ८, ३;
 ११, १; ३, २, १; २; ७, ४; १०, २;
 ४; ३, १२, ५, ५; तैआ. ३, ११,
 १; -तुः तै. २, २, ११, १; ६;
 -तृणाम् तै. २, ३, ५, ६; ३, १२,
 ५, १; -त्रा तै. २, २, १, ६; ४, १;
 ८, ५.

दशा(-शब्द-)-क्षर, रा- -रम् शां.
 १७, १; तां. ८, ५, १३; १२, १३,
 २९; जै. ७४; -रा ऐ. ६, २०;
 ३६; श. १, १, १, २२; २, ३, १,
 १८; ५, १, २०; ३, ३, २, १७; ३,
 १८; ५, १, ३४; ९, ४, १९; ४, ५, ८,
 १२; ६, २, २, ३४; ३, १, २१; ८,
 २, १२; ८, १, २, ११; ३, २, १३;
 ३, ११; ४, २, १३; ५, १, ५; २, २;
 ६, १, २२; ९, १, १, ३१; ३८, २,
 १९; ४, ३, ११; १०, ४, ३, २१;
 ५, ४, ८; ११, १, २, ३; १२, २, २,
 १४; ७, २, २०; १३, ६, २, ३; ७, १,
 २; १४, १, ३, १; का. १, ३, १,
 ११; ४, ३, १६; २, १, २, १; तै. १,
 ८, २, १; ३, ८, ६, ५; १४, ६; २१,
 २; ९, १६, ४; तैआ. ५, ६, १०; ७,
 १२; ६, ८, १; तां. ३, १३, ३; ४,
 ५, १६; ६, ८, २; ८, ५, १३; १२,
 १०, ८; १३, ७, ८; १५, १, ५; ११,

१३; १२, २, ४; २०, १५, १२;
 जै. ५६; १४३; १६९; गो. १, ४,
 २४; २, १, १८; ६, २; १५; -राम्
 जै. ५६; -रे ऐआ. १, ३, ७.
 दशाक्षर(त्रि ?)-निघन- -म् तां.
 १५, ११, १३.
 दशा(-शब्द-)-ङ्गु- -म् तैआ. ३,
 १२, १.
 दशा(-शब्द-)-तिरात्र- -म् गो. १,
 ४, ७; ८.
 दशा(-शब्द-)-तुगान- -म् जैआ. २,
 ९, ५; आ. २, २१, १; २३, ९; सा.
 ३, ७, ७.
 दशा(-शब्द-)-रत्नि- -त्तिः शां.
 १०, १.
 दशा(-शब्द-)-वर- -म् सा. १, ५, ४.
 दशाहू(-शब्द-)-हान् श. १३,
 ४, ३, १५.
 दशो(-शब्द-)-त्तर(र→)रा- -राः श.
 ७, १, १, ३३.
 दशिनू- -शिनः श. १३, २, ५, ३;
 तै. ३, ९, २, ३; -शिमिः श. १३,
 २, ५, ३; तै. ३, ९, २, ३.
 दशिनी- -नी ऐ. ३, ५०; ५, १९;
 २१; ऐआ. १, ३, ४; तां. २२,
 १४, ४; २४, १०, २; -नीभ्याम्
 ऐआ. १, ४, २; -नीम् ऐ. ३, २३;
 गो. २, ३, २०; -न्याम् ऐ. ३,
 २३, ५०; गो. २, ३, २०.
 दशस्यत्(√दशस्य)- -न् तै. २, ४,
 ३, ५.
 दशस्या- -स्या श. ३, ५, ३, १४;
 -स्ये तैआ. १, ८, २.
 दशा- -शामिः श. ४, १, १, २८; ३,
 ५, १७; -शाम् तै. १, ३, १०, ७.
 दशा-पवित्र- -म् ऐ. ७, ३२; श.
 ४, २, २, ११.
 दशा-श्रीमीय- -ये श. ४, ३, ४, ६; ७.
 दशान् जै. १४४.
 दस्(√दं, दस्) - -स्म तै. ३, ६,

१०, १; -स्मम् ऐआ. ५, २, ४; तां.
 ११, ४, ३; गो. २, ४, २.
 दस्-वर्चस्- -र्चाः तै. २, ८, ५, ४.
 दस्- -न्ता तै. २, ८, ७, ७; -न्तौ
 ऐ. २, १८; श. १४, ५, ५, १७.
 दस्यु(√दस्यु)- -स्युः जै. १६८;
 -स्युन् श. १, ६, ३, १३; -स्युन्
 शांआ. १२, ३; सा. ३, ६, ९;
 -स्युनाम् ऐ. ७, १८.
 दस्यु-हन्तम(-न्+तमप्) - -म् श. ६,
 ४, २, ४.
 √दह, दहति ऐ. ३, ४; श. ६, २,
 १, ५; ६, ३, ११; का. २, १, ४, ३;
 दहति श. २, २, ३, ६; ४, ८; का.
 १, २, ३, ४; ४, ७; ६, ३, १०; तै.
 २, ८, ८, १; तैआ. ५, १०, ६; तां.
 १७, ७, २; जै. २०७; जैड. ३,
 ६, ४, ५; ८; सा. ३, ७, २; सं. ३;
 गो. २, ४, ९; दहयन्ति प. ५,
 ९; दहतः तै. १, ५, १०, ४; दहन्ति
 श. १, २, १, ४; दहन्ति श. १२, ३,
 ५, २; ५, १, १४-१६; दहामि तैआ.
 ५, १०, ६; दह ऐ. २, २; श. २, २,
 २, १३; का. १, २, २, ८; तै. १, ४,
 ६, ५; २, ४, १, ७; जैड. ४, १०, ३,
 ६; दहतम् तै. २, ८, ४, ५; अदहत्
 श. ६, ६, ३, ११; जै. ६१; गो.
 १, २, २१; दहेत् श. १२,
 ४, ४, ४; दहेत् श. ३, ७, ४, ११;
 जै. ६१; १००; गो. १, ५, २२;
 दहेयुः श. १२, ५, २, ३; दहेयम्
 जैड ४, १०, ३, ५. दग्ध-दग्धम्,
 दग्ध- गद्र.
 दहत- -न् श. १, ४, १, १४, २, ६,
 १, ७; १२, ४, ४, २, ३; का. १, ६,
 १, ६; तां. ५, ३, ९; जै. ९७;
 -न्तम् श. १, ४, १, १४.
 दहन- -नात् प. ५, १०.
 दहथमान- -नात् जै. २०७.
 दहर(←दत्र)- -म् तैआ. १०, १०, ३.

दहरक--कागि शां. १२,३.

दह-हम् जैठ ४, १०, २, १; -हे
तैआ. १०, १०, ३.

√१दा(→√दद्)†, दत्ते प. २, १०;
दुदाति ऐ. २, २; शां. १, १; ४,
२; १२; १४; ५, २; ४; ५; ७; १५,
४; २५, १४; १५; शा. १, ७, २,
५; ९, ३, १; २, २, २, ५; ७; ४, २,
१९; ६, १, ३६; ४०; ३, ५, १, २, ५;
४, ३, ४, ६; १९; २०; ३२; ३३;
४, ४, ४; ५, १, ११; ८, १; ६; ५, २,
५, ३; ४; ७; ८; ११; ५, ५, १२; ६
३, ३, १३; १४; ७, १, १, ४; ९, ४,
१, ११; ४, २, ५; ११, १, ५, १०;
११; १२, ९, २, ११; १३, १, १, ३;
४, १, ११; १४, ४, २, २९; ६, ८, १०;
का. १, २, २, १; ६, १, २७; तै. १,
१, २, ४; ४, ९, ४; २, १, ५, ३; २,
५, ५; ४, ६, ९; ७, ९, २; ८, ८, १;
३, ८, २, ४; ११, ६, ४; १२, ५,
८; तैआ. २, १०, १; १३, १; ९,
१०, ६; ददाति शा. २, २, १, ४;
२, २; ४, २, ७; ८; ११; १८;
१९; ६, १, ३६; ३, ९, ४, ४; ४, ३,
४, २; ११; २०; २१; २२; २३;
३२; ५, १, ४, ११; ५, २८; २, ३,
१; ५, २; ६; १०; १२; ४, ३, २६;
५, २२; ५, १, ८-१२; ५, १६;
७, १, १, ३; ४; २, २, २१; ८, १, ३,
५; ९, ४, २, ११; ११, १, ४,
४; ५, १०; ११; १३, १, १, ४; ५,
६; ४, १, ६; १४, ३, १, ३२-३५;
६, ९, २२; का. १, २, १, २; २, ५; ३,
३, ७; ३, ८; १०; १५; १६; ६,
१, २४; तै. १, १, ६, ९; १०; ११;
३, ३, ७; ४, ३, ३; ८, २, ३; २, २, ५,
५; ३, ८, २, २; ४; ९, १४, ४; १२,
५, ७; ८; १०; तैआ. १०, ६३, १;
तां. ६, १, ५; ७, १५; ९, ३, २;
१६, ५, २; ६; २३; ६, १; ८, ७;

१८, ३, २; २१, १, ६; जै. ७५;
८६; १२४; १३२; १३४; १३९;
१४३; १४४; १८०; जैठ. २,
५, २, १०; ३, ५, १, ८; १६; २,
१४; ५, ८; ७, ४; मं. २, ६, ११;
प. १, २; ४, १; गो. १, २, २१;
२, १, २२; २३; २६; ३, १८; १९;
दत्तः शा. २, ३, ४, ३; तां. २५,
१५, ३; जैठ. ३, ५, ३, ८; ददते
शा. ७, ४, २, ७; जै. ११८;
ददति ऐ. ३, ११; ऐआ. १, १,
४; का. १, ३, ३, १२; ददति
शा. ४, ३, ४, ३; ११, ४, १, ८; १३,
५, ४, २७; तै. १, ३, १०, ७; तां.
१७, १, १६; २१, १, ६; जै. १०७;
जैठ. ३, ५, ३, ४; ६, ४; ८; ७, ८;
८, ८; १७; प. २, १०; ददासि
शा. २, ३, ४, ६; का. १, ४, १,
५; मं. १, ५, ४; ददे तै. १, २, १,
१४; दधि शांआ. ६, १; ददामि
ऐ. ५, १४; ७, १५; २०; ८, ९;
२२; ऐआ. २, २, ३; शा. २, ५,
३, १९; का. १, ५, २, १८; तै. २,
४, ६, ७; ददामि शा. ७, ३, २,
१४; ११, ३, १, ४; ६, २, ४; १३,
४, १, १०; १४, ६, १०, ४; ७; १०;
१३; १६; १९; ७, १, १६; १७;
३९; ४०; २, १०; ३०; तै. ३, ११,
८, १; गो. १, १, ३२; ३, ८; ददहे
तां. १३, ७, १२; ददुः ऐ. ७,
३४; शा. ९, ५, १, ४९; ददः शा.
१, २, ५, ४; ११, ४, ३, २०;
१४, ५, १, १; ९, १, ८; का.
२, २, ३, ४; जै. ६; ददौ ऐ.
७, १६; शा. ४, १, २, ४; ३, ४,
२३; ६, १, १३; ११, ६, २,
१०; १४, ७, १, १; का. १, ४, १,
१; तै. ३, ११, ८, १; जै. २०४;
गो. १, २, ५; ददुः ऐ. ७, १६;
तै. २, ४, ४, ७; ददुः शा. ११, ५,

१, १२; तै. २, ७, ५, २; तैआ. १,
२७, ३; जै. १७६; १८६; दातारः
शा. ११, ५, १, १२; दास्यति ऐ. ५,
१४; शा. १, ९, ३, १६; २, ३, ४,
६; ४, ३, ४, २३; दास्यन्ति ऐ.
५, १४; दास्यसि तै. ३, ११, ८,
१; दास्यथ तै. ३, २, ९, ७;
दास्ये का. १, १, २, १०;
दास्यामः तै. १, ३, १०, १; ददातु
ऐ. ५, २१; ७, २१; ऐआ.
५, २, १; शां. २६, १७; शा. २,
६, १, ३९; का. १, ६, १, २६;
ददातु शा. ४, ३, ४, २८-३१; ५,
२, २, ११; ११, ४, ३, ७; १३, ८,
२, ४; तै. २, ५, ३, १; ३; ७, ३;
४; ८, १, ४; ३, १; ५, ८; तैआ. १,
२७, ६; ३१, ६; ३, ७, १; २; ३;
४; ११, ८; १०; ६, ६, १; १०,
४०, १; प. २, १०; मं. १, ५,
३; दत्ताम् शा. २, ३, ४, १२;
ददतु ऐ. ६, ३५; जै. १३६; प.
२, १०; गो. २, ६, १४; देहि ऐ.
४, २५; ७, १७; २०; शा. २, ३, ४,
२; ५, ३, १९; का. १, ४, १, १; ५,
२, १८; तै. २, ७, १७, २; तैआ.
५, ७, ३; १०, १, ८; देहि शा.
१, ९, ३, १६; २, ३, ४, २;
१९; ३, १, ३, ९; १५; ५, ३,
४, ५; ६; १०; ११; ६,
६, ४, ७; ९, ३, २, ५; का.
१, ४, १, १; १५; तै. २, ४,
१, ८; ५, ६, ४; ३, ७, ६, २२; ११,
४, १; तैआ. ४, ४२, ३; १०, १,
१२; तां. ६, ४, ११; २४, १८, ८;
जै. १८६; १९८; जैठ. ३, ५, १,
७; ८; १५; १६; २, ९; १०; १४; ५,
७; ८; ७, ३; ८, ७; ८; १६; १७; प.
२, १०; देहिददेहि तैआ. १०, ६०,
१; दत्ताम् का. १, ४, १, १०; जैठ.
३, ५, ३, ७; दत्त ऐ. ५, १४; ७,

१६; का. २, ४, २, २४; ३, ९, ३,
 २५; ५, ३, ४, ७; ८; ९; १२-
 २०; २१; १४, ८, २, ३; का. १,
 ३, ३, २०; ६, १, २८; जै. ४०;
 जै. ३, ५, ३, ३, ४, ३; ७: ५, ३; ६,
 ३: ४; ७; ८; ७, ८; प. २, १०; मं.
 २, ३, ५; १२: दत्तन शां. २६,
 १७; ददानि शां. २५, १४; जै.
 ६; १२४; १३४; मं. २, ३, २०;
 ददाव जै. १५२; ददामहै शा.
 ११, ४, ३, २; ददाम शांआ. ४,
 १; तां. ७, १०, १०; जै. १७६;
 १८६; अददाव ऐ. ५, १२; ७, १४;
 ८, २२; २३; शा. २, ३, ४, २; ४, ३,
 ४, २३-३१; ११, ४, ३, ८-१७;
 १३, १, ५, ६; ४, २; ८; ११; १४;
 जै. १८६; मं. १, ८, ५; अददु:
 ऐ. ६, ३५; शां. १, २; तै. २, ८, ५,
 ४; अददु: शा. ४, ३, १, ११; तै.
 १, १, ९, १; २; ३; ३, १०, १; २;
 तां. ६, ५, १२; जै. ४०; १३२:
 अददा: तै. ३, ९, १४, ३; दद्यात्
 ऐ. ३, ११; ४६; ५, २७; ६, ३५;
 ७, १; ३; १८; ८, २०; ऐआ. २,
 ३, ६; ५, १, ५; शां. १, १; शांआ.
 ११, ८; १३, १; शा. २, २, २, ५;
 ४, २, ७; १४; ४, ५, १, ११: ८,
 १५; ५, ३, ५, २६; ५, ५, १२; ६,
 २, २, ४०; ११, १, ३, ७; १४, ९,
 ४, ७; दद्यात् शा. २, १, ४, ३; २,
 २, ३-५; ४, ३, १४; ५, २, ४७; ३,
 ५, १, २५; ३, ४, ५; ५, १, १६;
 ८, १२; १३; १४; १०, ६; ७; ६,
 २, २, ४०; ९, ४, २, ११; ५, १,
 ५७; १०, २, ५, १६; ११, १, ४, ४;
 ५, ११; ५, ६, ३; १२, ४, १, ९; २,
 १; ५, २, १४; १३, ६, २, १९: ८, ४,
 १०; का. १, १, ४, २; २, २, १; २;
 ३; ४; ३, २, १२; ५, १, ३८; तै. १,

४, ३, २; ७, ७; ५, २, ३; ३, १२, २,
 ९: ४, ७; ५, ९; ११; तैआ. १, २,
 ४; ३२, ३; १०, ४८, १; ४९, १; ५०,
 १; तां. ९, ५, २; १३; ९, १५; १६,
 ११, १; जै. १०७; १३२; १३९;
 १४३; सा. १, ३, ६; ३, ५, ३; सं.
 ३; प. २, ९; १०; गो. १, २, ६;
 २२: २, ३, १९; ६, १४; दद्यु: ऐ. ७,
 १; ऐआ. २, १, ५; दद्याम् तै. ३,
 १०, ११, ३; जै. ६; दद्याम तां.
 ६, ५, १०; देषम मं. ३, १३; अदाव
 शा. ४, १, ५, ९; तै. १, २, १, १६;
 अदाव शा. ३, २, २, २५; ४, ३, ४,
 ३२; तै. २, २, ५, ५; तैआ. १, २, ७,
 ५; ३, १०, १; ४; तां. १, ८, १७; जै.
 १८६; मं. १, १, ७; २, १९; दाव
 ऐ. ७, २१; तै. २, ८, ४, २; दाताम्
 तैआ. ६, ३, २; अदु: ऐ. ५, १४;
 शा. १, २, ५, ५; का. २, २, ३, ५;
 तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १;
 अदु: शा. १, २, ५, ५; का. २, २,
 ३, ५; मं. १, २, १६; १८; अदु: ३:
 ऐ. ५, १४; दा: शा. २, ३, ४, ३१;
 १४, १, ३, १९-२३; का. १, ४, १,
 २२; तै. २, ५, ६, १; ८, २, ६;
 तैआ. ४, ५, ३; ४; १०, ४; ५; ५,
 ८, १०; सं. ३; अदाम् शा. ११, ५, ३,
 ७; तै. ३, ११, ८, २; अदाम जै. ६.
 दीयते तै. १, ४, ३, ३; दीयते शा.
 ४, ३, ४, २४; तै. ३, ९, २१, १;
 तां. १६, ८, ४; २०, १५, १२; जै.
 १४९; गो. २, १, ५; दीयन्ते तै.
 १, ३, ६, ३; तां. ७, ४, १; ४;
 २०, १५, १२; २१, १, ९; गो. १,
 २, १७; २, १, ५.
 दापयति शा. ५, २, २, ६.
 दिदासिथ ऐ. ८, २१; अदित्सताम्
 तां. १३, ७, १२; अदित्सन्त तां.
 ७, ५, ६.

दत्त-दत्त्वा-ददत्-ददि-ददिवस्-ग्र
 दा- → दा: तै. २, ४, ६, २७.
 दातव्यव्या-व्यम् ऐ. ३, २८;
 -व्या ऐ. ६, ३५.
 दातुम् ऐ. ८, २१; शा. १३, ७, १,
 १५; तैआ. २, ६, २; जै. १४३.
 दातु-त्ता शां. ४, २; शा. ३, २,
 २, २५; ४, ३, ४, ३; ५, २, ५, २;
 ३; ४; ६; ७; ८; १०; ११; १२;
 ६, ६, ४, ७; ७, ५, २, १३; ११, १,
 ४, ४; १४, २, १, १५; तै. २, २,
 ५, ५; ६; ५, ३, ३; ३, १, १, ८; १०,
 १, १; ९, ७; १०, ३; तैआ. ३, १०,
 १; ४; तां. १, ८, १७; गो. २, १, ९;
 -तारम् शा. २, ३, ४, ७; ६, ६, ४, ७;
 का. १, ४, १, ६; तै. ३, १, १, ९; ६,
 १२, १; तैआ. १०, ६३, १;
 -तारौ शा. २, ३, ४, ३; १२; का.
 १, ४, १, २; १०; -तु: शा. १४,
 ६, ९, ३४; -त्रे शां. ४, २; शा. ३,
 ९, ४, १२; ४, ४, २८-३१; ११,
 १, ४, २; तै. २, २, ५, ४; तैआ.
 ३, १०, १; ४; तां. १, ८, २; ३; ६;
 ८; १०; ११; १३-१६; गो. २, १, ९.
 दिदान-नम् शा. २, ३, ४, ३८; ४,
 ३, ५, १०; १४, ८, २, ४; का. १,
 ४, १, २७; तैआ. ६, ५, ३; १०,
 ८, १; ६२, १; ६३, १; -नाव
 तैआ. १०, ६२, १; -नाय शा.
 ३, २, २, २५; ४, ३, १४; ५, २,
 २, ९; ११, ४, ३, ७; जै. २०९; मं.
 २, ५, ६; -ने तैआ. १०, ६२, १;
 ६३, १; -नेन ऐ. ८, २२; शा.
 ११, ५, ७, १; १४, ९, १, १९;
 तैआ. १०, ६३, १; जै. १५२;
 सं. ४. रदान-अद्र.
 दान-काम, मा-न्मा: तै. १, १, २,
 ३; ४; २, ३, ५, ४; ९, ९.
 दान-प्रतिग्रह-ह: सं. ५.

॥ सुपा. १ । तु. =क. १०, १४, १२ । ७ क. ६, १६, २६ । 'दा-' इति सुपा. स्वरः । सुद्रणप्रमाद-
 स्तुनो वा रूपम् । 'नु' इति सुपा. स्वरश्चिन्त्यः ।

दामन्- नै तै. १,५,८,३.
 दानु- नवः तैआ. ४,८,३,५,७,४.
 दाय- यम् ऐ. ७,१७;१८; श. १,
 ७,२,२२; ३,२,१,१८; ९,५,१,
 १२; तां. १६, ४, ४; -यस्य श.
 ४,४,२,१३.^२
 दायद्- दः श. १२,४,३,९.
 दावन्- वने शांआ. २१,३; जै. १९९.
 दास्यत्- न् श. २, ६, १, ३४; ४,
 ३, ४, १२; ५, ८, १५; १६; ५, १,
 ४, ११; का. १, ३, ३, १०; ६, १,
 २३; तैआ. २, ६, २; तां. ६, ७,
 १४; ९, ५, १३; ९, १५; जै. १२४.
 दिक्सु- द्वेय- अद्र.
 √ रदा, दाति तै. ३, २, २, ४; दान्ति श.
 ५, ५, ४, २४; तै. २, ६, १, ३.
 दाक्षायण- गः श. २, ४, ४, ६; का. १,
 ३, ४, ४.
 दाक्षायण-यज्ञ- नः ऐ. ३, ४०; श.
 २, ४, ४, २; का. १, ३, ४, १; -ज्ञस्य
 शां. ४, ४^२; ५; -ज्ञे ऐ. ३, ४०;
 -ज्ञेन शां. ४, ४^२.
 दाक्षायणयज्ञिन्- ज्ञी श. ११, १,
 २, १३.
 दाक्षायण-हस्त- स्तः श. ६, ७, ४, २.
 दाक्षासा(?) जै. ६२.^२
 दाक्षिण(←दक्षिणा)- णम् श. ३, ५,
 १, १८; -णानि श. ४, ३, ४, ६;
 -णेषु शां. १५, १; २९, २.
 दातव्य- दातुम्, दातृ- √ १दा गद्र.
 दान्(√रदा)- न्म् श. ५, ३, ४, १८^३;
 तै. १, ७, ६, २; ३.
 दाधिक(←दधिका)- म् आ. जैआ.
 १, ३५८^१.
 दाधिकी- क्री शां. ३०, ८; गो.
 २, ६, १६^१; -क्रीम् ऐ. ६, ३६; शां.
 ३०, ८; गो. २, ६, १६.^२
 दाधीच(←दध्यन्च्)- चः तां. १२,
 ८, ५; १४, ६, १०.

रदान- √ १दा गद्र.
 रदान(√दो)- ना शां. २४, ८.
 दानव(←दनु)- वः श. १, ६, ३, ९;
 ३, १, ३, ११; -वम् तै. २, ८, ३,
 ७; -वस्य आ. १, ६२; २६०;
 -वाः श. ११, ५, ५, १३.
 दानु- √ १दा गद्र.
 दान्त, न्ता(√दम्)- न्तः शांआ. १३,
 १; श. १४, ७, २, २८; -न्ता तै. १,
 ७, १, ४; -न्ताः तैआ. १०, ६३, १.
 दामन्(√दो)- म श. १४, ५, २, २;
 -मनी तां. १७, १, १५; -मभिः
 ऐआ. २, १, ६; -मानि ऐआ. २, १,
 ६; -न्ना का. १, १, २, ९.
 दामन्- दामन्- पाणि तां. १७, १, १५.
 दामन्- दाय-, √ १दा गद्र.
 दायिवम् जै. ६२.^२
 दार(√दृ)- रान् सा. १, ३, ६; ६, ७;
 ३, १, ३; जै. ७४; -रो तां. १५,
 ३, ७^१; जै. २०५.^२
 दारु- रु श. ३, ८, ३, १५; ४, ५६;
 तै. २, ५, ५, ७; जै. ३, ४, ३, ३^३;
 ६, ४, ३; -रुगः शां. ६, १२; शांआ.
 २, १; -रुगा जै. १३०; -रुभिः
 श. १, ८, ३, १८; २, २, ३, ११^३;
 का. १, २, ३, ९^३; -रुणि श. २,
 २, २, १३; ५, ४, ३, १६^३; ६, ६, ३,
 ५; १४, ६, ९, ३२; का. १, २, २, ८;
 -रो तै. १, ४, ७, ३; -रौऽ-रौ श.
 १२, ४, ३, १^३; -रौः जै. ३, २, १, ७.
 दारु-पात्र- त्रम् तै. ३, २, ३, ८;
 -त्रेण तै. ३, २, ३, ८^३; ९; १२.
 दारु-भूत- म् शांआ. ४, १४.
 दारु-मूय- म्पाणि तै. १, ४, १, ३;
 ४^३; -ये तै. २, २, ९, ७.
 दार्व(←रुडअ)- नः श. ६, ६,
 २, १४. = द्रवज- अद्र.
 दार्वी(←रुडआ)- हारु- म् तै. ३,
 ४, ८, १.

दारुण- णः श. १३, ४, ४, ९;
 -णःऽइव श. १, २, ३, ८^१; का. २,
 २, १, २, १; जै. १३८^३; -णम् श.
 १, २, ३, ८^१; -णम्ऽइव श. १३,
 ४, ४, ९; का. २, २, १,
 २१.
 दार्ढ्युत- तानि आ. जैआ. १,
 ५०२.
 दार्ढ्यजयन्ति(←दृढजयन्ति)- न्तये
 जै. ३, ७, ५, १^३; -न्तिः जै. ३,
 ७, ५, १.
 दार्ढ्य(←दृढि)- यः वं. २; -याः
 तां. २५, ३, ६; -यात् वं. २.
 दार्भ्य(←दर्भ)- र्भ्यः ऐआ. १, २, ३^३;
 जै. १००; १२४; १३७^३; १४३;
 १५३^३; जै. ३, ६, १, १; २;
 -र्भ्य ऐआ. ५, १, ३. = दाल्भ्य- द्र.
 दार्शपूर्णमासिक(←दर्श-पूर्णमास)-
 के शां. ५, २.
 दार्शु(←दर्श)- म् तै. ३, २,
 ३, ४.
 दाल्भ्य(←दल्भ)- ल्भ्य जै. १,
 १२, ४, १; १८, ४, ३; -ल्भ्यः शां.
 ७, ४^३; जै. ११५; जै. १, २, २,
 ३; ४, ६, २, २; -ल्भ्याय तां.
 १३, १०, ८. = दार्भ्य- द्र.
 दाव- वाः श. ११, २, ७, ३२.
 दाव-पु- म् तै. ३, ४, ११, १.
 दाव-सु- सुः तां. १५, ५, १४; -सोः
 आ. १, ११९.
 दावसु-निधन- नम् तां. १५, ५,
 १२.
 दावन् √ १दा गद्र.
 √ दाश, दाशत् तै. २, ४, ३, ४;
 दाशत् तै. २, ८, ७, १०; द्वादशति
 तै. २, ४, ३, ९; द्वादशत् तै. २, ८,
 ३, १; दाशेम जै. ६२.
 अदाशयत् श. १, ६, २, ५.
 दाशु- म् तै. ३, ४, १२, १.

† 'दधि-' इति जैआ. पाठः । ‡ 'दधिक्री' इति G. मुपा. ? । || 'अदारसन्त' गद्र. । § 'रु-' इति W. मुपा. स्वरश्चिन्त्यः । ¶ 'रु-' इति अज. W. मुपा. स्वरश्चिन्त्यः । § 'दार्भ्यः' इति आन. मुपा. । § = दाव- ।

॥दाशस्पत्य,त्या- -त्यम् तां. १३,
५,२६; -त्या तां. १३, ५,२७;
-त्यामि जैआ. १,५३८; आ. १,
५४०; -त्ये आ. १,५३८.
दाश्वस्- -शुषः ऐ. २, ३७; ऐआ.
१,१,४; शां. १४, २; श. २,३,
४,४०; ४, ३,१,२७; का. १,४,
१,२९; तै. २, ५, ४, ५; -शुषे
ऐ. ५,८; श. २,३,४,३८; ४,३,
५,१०; ७, ३,१,२९; ५,२,३९;
१०,१,३,११; का. १, ४,१,२७;
तै. २,४,४,३; ६,१३,२; ८,२,२;
५,६; ८; ३,६,४,१; मं. १,५,४;
२,२,१९; -श्वांसः ऐआ. १,१,
४; श. २,३,४,४०; ४,३,१,२७;
का. १,४,१, २९; -श्वासम् ऐ.
५,१६; -श्वान् श. २,३,४,३८;
७,३,१,२९; ५,२,३९.
दाश(←दश)-त(य→)थी- -भ्याम्
शां. ८,७.
दाश-राज्ञ- -ज्ञः गो. २, ६, १२;
-ज्ञे जै. २०९.
दाश-रात्र- -म् गो. १,४,९.
दाशरात्रिक- -म् श. १२, १, ३,
१८; गो. १,४,९; १०.
दाशवाज(←दश-वाजिन्)- -जे
आ. १,१६२.
॥दाश-शीरोहा- -हे जैआ.१,५५८.
१दास(√दस्)- -सम् ऐ. ६, १८;
१९; शां. २१, ४; २२, ४; गो.
२,४,२; ६,१.
दासी- -सीः तै. २,८,३,३.
२दास- -साय ऐआ. १,३,४.
दासी- -सीनाम् श. १४, ९, १,
१०; -स्याः ऐ. २, १९; शां.
१२,३.

दास-शिरस्- -सी आ. १,५५८.
दास-सरस- -से आ. १,५५८.
दासी-शत- -म् सा. ३,५,३.
दासी-सहस्र- -स्त्राणि ऐ. ८, २२.
दास्य- -स्याय श. १४,७,२,३०.
१दासक- -कः जै. ६२. दंशुक-८.
३दास(←दस्)- -म् जै. ६२.
दासनु- -०नो तां. १,७,९.
दास्यत्-√१दा गद्र.
दाहुक(√दह्)- -कः तै. १, १,२,२.
दिति(√दो)- -म् श. ५,४,१,१५.
दित्य-बृह- -वाद् श. ८, २, ४,१२;
तै. २, ६,१८,१; -वाहः श. ८,
२,४,१२; -वाहम् श. ८,२,४,
१२; तै. २,६, १७,२.
दित्यौही- -ही तां. २१,
१, ८; जै. १४९.
दित्सु(√१दा)- -त्सुः जै. १९९.
दिदासत्- -तः तै. २,८,८,६.
दियु- -द्यवः श. ५, ४, २, २; -द्युन्
श. ५,४,२,२; -द्योः श. १,९,
२,२०.
दियोत् ५ तै. १, ७,८,२.
दिदक्षितु(√दृश्)- -तारः श. ११,२,
७,१२.
दिदक्षेण्य- -ण्यः तै. २,७,९,४.
दिधिपु(√धा)- -०षो तै. ३, ६,१२,
१; -योः तैआ. ६,१,३.
दिधिपू-पति- -म् तै. ३,४,४,१.
दिन्(√दो)- -नम् तै. १, ६,८, ६;
-नामि श. २,४,२,१७.
दिनर्दिन* - -म् जै. ८८.
√दिव्,दीन्यध्वम् श. ५,४,४,२३.
दिव्- -०वः तै. २, ४,६,१०; -वुः
ऐ. १, २०; २२; ३२; २,९; ४,
९; ५, १; १९; २०; ३२; ६, ७;

७,९; ऐआ. २,१,७; ३, १,२; २,
५; शां. ६, १०; २०,४; २१,४;
२२, ३; २५, ५; २६,१३; १४;
शांआ. ८,८; श. १, २, १, ११;
१६; ४,१८; ८,२,१०; २,३,४,
११; ३,२,१,३; ३,४,२४; ४,१,
१२; ५,३,२२; ६,२,८; २२; ७,१,
२२; ८,३,३०; ९, ४,१०; ४,२,
४,२४; ३,१,१६; ५,२,१७; ५,४,
५,१४; ६,२,३,६; ८; ४,१,८; ७,
४,३; ५; ७,१,१,२४; ४,१,९;
३०; ४,१,५,२,२,१; ८,२,३,६; ४,
१,२; २,६; १५; ५,१,१; ६,१,५;
३, १९; ७, १,९; १७; २,१;
३,९; १८; २,१; २,२,१,१५; ३,
१७; १८; २,४; २,६; ३,१,६; ३,
१,५; ४,४,१३; १०,६,३,२; ११,
१,६,१६; ७,४,४; १२, ४,१,७;
५,२,४; १३,४,१,१३; ५,१,१२;
६,१,१०; १४, १,३,२,९; ४,८;
४,३,२,८; ६,८,३; ४; ६; ७; का. १,
१,१,४; ४,१,९; २,१,४,१५; २,२,
१०; तै. १,१,१,२; २,१,२; ६; १८;
२२; २३; ४,६,२; ५, ५,२; ७,१;
६,४,५; २,१,१,१; ४,५,४; ५; ६,
१०; ८,१; ५,८,११; ६,७,१; ८,
२,१; ८; ३,६; ५,४; ७,१; ३; ८; ९,
१; ३,१,३,२; २,३,२; ६,२; ९,५;
६; ३,२,१; ९,९; ५,७,१; ३; १०,
१; ६,२,१; १०,३; ७,४,१; ५, ९;
६,१९; ७, १,४; ९, ६,५; २०,२;
११,१,९; २, १; ६,२; तैआ. १,
१०,५; ११,३; २९,१; ३,१०,४;
११,२; ४, ७,२; ८,४; ११,२; ५,
६,६; ७,९; ९,१; ६,२,१; ३,१; ७,
३; तां. १,२,९; ७,६; ४,६, १८;

॥←दाशः(दाश-य.१)ऽपति- । †'-डा-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡'दशरात्रिकम्' इति कालि.मुपा. ? । †'-स-शि-'
अद्र. । †'दाश शीरोहे ?' इति जैआ. पाठः गद्र. । †'जातवेदस्' इत्यस्योत्तरार्धे-(दस्-)सम्बन्धि । ‡=क्र.५,३९,३ ।
'दिक्षु' इति मुपा. चिन्त्यः । मन इत्यस्य विशेषणमिति द.P. प्र. च । सा. स १. इति प्रामादिकम् । †=तैसं.१,८,
१४,१ । सम्बुद्धौ रूपमिति सा. यदाह तत्र । पाठिकस्याऽऽमन्त्रिताद्युदात्तस्य वाक्यादौ दुर्वारत्वात् । 'दियोः' इति मुपा.
इति यदाह Kt. तत् सम्भाव्यतेतरामिव (तु.क्र. ६,४६,९, प्र.नु.) 'वियोत्' (य.२०,२) पाभे. ? । *अर्वाचि-शब्दः ।

६, ६, १७; १०, १६; १८; १२, ११,
 १; १४, २, १; २; ९, ४; २०, १४, २;
 २५, १२, ५; जै. ११७; १६५;
 जैठ. १, १, ३, ५; ६; ५, ५; ४, १, ६;
 १४, २, १०; ३, ६; ९; ३, ४, १, ६;
 ४, ११, ३, १३; ५, १२; १३; आ.
 २, ५, १; २०, ७; सा. १, ५, १२; २,
 ६, ६; ८; गो. १, १, ६; २, ७; २, २,
 ७; ५, १३; -वम् ए. १, २३; ३,
 ३३; ४, २४; ५, ३२; ७, ५; ८, २३;
 ऐआ. २, ४, १; ३, १, ३; ६; शांआ.
 २, १५; ७, ११; १५; १०, ४; श.
 १, १, २, १३; २, १, ११; ४, १४;
 १८; १९; ४, १, २८; ७, ३, १; २;
 २२-२४; २५; २६; ४, १; ८, ३,
 १५; ९, ३, ९; ११; २, १, २, १३;
 ४, ११; २९; २, ४, १८; ३,
 ४, ३६; ३, १, १, १; ६, १, १५; ६,
 ३, ३; ४, १४; ७, १, ३२; ९, ३, ३०;
 ४, ५, ७, ८; ६, ७, २; ९, १२; ५,
 २, २, ६; ६, १, २, ४; ३६; २, ३, ५;
 ३, १, १५; ५, २, ५; ७, २, ६; १५;
 ४, ७; ७, ३, १, २०; ४, १, १९;
 २०; ८, ५, १, २; २, १५; ३, ३; ७, ३,
 ९; १८; ४, १४; ९, १, २, ३७; २, ३,
 २६; ३४; १०, १, २, १; ६, १, ९;
 ११, १, ६, ७; ६, २, ७; ७, ४, १, ८,
 १, २; १२, ८, २, ३२; १३, २, ६,
 १४; ५, ४, १४; २३; ६, १, ३; का.
 १, १, ४, ११; २६; २, ४, १३; ४, १,
 २६; २, १, २, १२; ४, ९; २, २, ८;
 १०; ११; तै. १, ५, ७, १; ७, ६,
 ६; २, १, ५, ८; २, ४, ३; ३, ९,
 ४; ४, ६, ८; ७. १०; ५, २, २; ६,
 १०, ४; ६; ८, २; ९, ३; ३, १, १,
 ६; २, ६; २, ७, २; ३; ९, ५; ३, ९,
 ४; ७, ६, २२; ९, ५, ३; २०, २;
 १०, २, १; ४, ३; १२, ८, १;
 तैआ. १, ६, ३; ७, १; ४; ९, ६;
 १३, १; ४, ३, १; ५, ६; ८, ४;

९, ३; ४२, ५; ५, ४, १०; ७, ९; ८, २;
 ६, ९, २; १०, १, १; १४; ६२, १;
 ६३, १; तां. १, ९, ३; ६, ४, २; २०,
 १५, ११; जै. ११; २६; ४५;
 ६२; ८८; १७६; जैठ. १, ११, २,
 ७; १०; १५, ३, २; ३, ५, ७,
 १; ५. १, ५; २, १; ५, ९;
 १०; गो. १, १, ६; १९; ३९; २, ९;
 १२; १७; ५, १८; २५; -वम् इव
 शांआ. १२, १; -वा ऐ. ५, २४;
 ३०; शां. १०, ३; शांआ. १०, ४;
 श. १, ८ १, १९; २, १, ४, १; ४,
 २, १, १९; ८, ५, ३, ३; ११, ५, १,
 ४; का. १, १, ४, १; तै. ३, ५, ८,
 १; १३, १; ७, १२, ६; तां. १०,
 १, १; जै. ७३; २०५; जैठ. १,
 १४, २, १०; ४, ११, ३, १३; सा.
 १, ६, १; ७, १; मं. १, ६, २६;
 ५. ४, १; गो. १, १, ३६; -वाऽ-
 इव ऐ. ४, २५; जै. १७६; -वाम्
 तै. ३, १०, ७, १; -वि ऐ. १, ९;
 २, ९; ४, ७; ५, १२; २०; ७, ९, ऐआ.
 ३, १, २; २, ३; शां. ८, ८; २५, ३;
 ६; १०; २६, १५; १७; २७, १;
 शांआ. ४, ८; ५, १; ७, ४; ८, ४;
 १२, १; श. १, ९, ३, १०; १२; २,
 २, १, १४; १५; ३, २, ४, १; ३, ४,
 ७; ४, ३, १३; ४, ३; ५, १, ९; ३,
 २०; ६, २, २; ८; ३, १५; ९, ३, ५; ४,
 २; १२; ४, १, २, ८; २, २, ९; ५, १५;
 ३, ५, १२; ६, १, २, ८; १०; ३, २,
 २; ७, ४, ५; ७, १, १, २३; ३, १, ९;
 ४६; ४, १, २८; ५, २, ५६; ९, १,
 १, ३५; २, १, १५; ५, २, ६; ११, २,
 ३, १; ७, २, ६; ८; १२, ८, १, २;
 १४, १, ४, १४; २, २, १७, का. १,
 २, १, ९; १०; तै. १, १, ३, १०; ३,
 २, ७; ५, ८, २; २, ४, ३, ३; ६, ३, १;
 ७, १२, ४; ६; ८, १, ५; ३, २; ९, १;
 ३, २, १, १; ३, ५; ८, ६; ३, ११, ३;

५, ७, १; २; ९, १; ६, २, २; १३,
 १; १४, ३; ७, ५, ११; ६, १०; १०,
 १; १२, ६; ९, ४, २; ११, १, ११; ६,
 ४; १२, ८, १; ९, १; तैआ. १, २०,
 १; २, ३, १; ६, १; ३, ४, १; १२, २;
 ४, ७, ३; ९, ३; ११, १; ५, ६, ७; ८,
 ३; ९, १; ६, ६, २; १०, १०, ३; ६, ३,
 १; तां. ७, ५, २; जै. १४; १८०;
 १८५; जैठ. १, १, २, २; ४, १, ८;
 सा. ३, ३, ५; मं. १, ५, ११; ५.
 १, २; गो. १, २, ८; १७; ३, १४;
 ५, २४; -विऽइव ऐआ. १, ५, २;
 श. ३, ७, १, १८; -वे ऐ. १, २, ६;
 ३, ४, ८; श. ३, ६, १, १२; ७, १, ५;
 ९, ३, ५; १४, १, ४, १४; ३, २, ८;
 ९, ३, ६; तै. २, ८, ५, २; ३,
 ३, ६, ३; ४, १७, १; ७, १०, ३;
 ८, ७, ३; तैआ. २, १५, १;
 ३, ५, १; ४, ७, ३; ९, ३; ५, ८, ३;
 १०, २, १; ३, १; ४, १; तां. १, ९,
 ३; गो. २, २, ४; युभिः ऐ. १, २, १;
 का. १, १, ४, २; तैआ. ४, ४२, ३.
 छौः चो- अद्र.
 दिवःश्येनि- नयः तै. ३, १२,
 २, ९.
 दिवस्तम्भनी- म् जैठ. १, २, ३,
 ९; १०.
 दिवस्पृथिवी- न्योः श. १, ९,
 १, ४.
 दिवा(-व्ऽआ-)यतनी- म् शांआ.
 ७, ११.
 दिवि-क्षय(√२क्षि)- न्यः तैआ.
 ३, ११, ८.
 दिवि-चर- रः सं. ४.
 दिवि(-व्ऽइ-)-ष्टि- ष्यः ऐ. ५,
 ६; -ष्टि तै. २, ४, ७, ६.
 दिवि-सुद्- वम् श. ५, १, २, ६.
 दिवि-स्पृश- क् ऐ. ३, ४२;
 तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८; -वाम् ऐ.
 ५, ६; तै. ३, ३, ७, ८.

† 'दिवि' इति सा. † आशुदात्तत्वं चिन्त्यं तु. ऋ. १, ६, १ । † 'दिव्यायतन' ऐआ. अद्र.

दिवि-स्पृष्ट- -ष्टः शां. २६, १७.
 दिवो(त्रःऽदा)दास- -सः जै.
 ८२; -सम् तां. १५, ३, ७.
 दिव्या(विऽआ)यतना- -म्
 ऐआ. ३, १, ३.
 दिव- -वेऽवे ऐ. १, ३०; ६, ३५;
 शां. ९, ५; २०, ४; २२, ४; वा. २,
 ३, ४, २८; ४, ४, १, ६; ११, ४, २,
 १९; का. १, ४, १, २२; तै. २, ७,
 १५, १; तां. ८, ९, २; १२, ९, ३;
 जै. ६९; १३६; गो. २, ६, १४.
 दिव-त्व- -म् तां. २०, १४, २.
 दिवा वा. २, १, ४, १; २; ३, ९, २, ६;
 ८; ४, ३, १, ८; ६, ५, ४, १०; ७,
 ३, २, १९; १२, ७, ३, १; ३; ९, २, २;
 १३, १, ४, ३; ५, ४; ५; २, १, ७;
 १४, १, २, २१; तै. १, १, ४, ३;
 ७, १, ७; २, १, २, ९; १०; २, ६, ४;
 ९, ९; ३, ८, ३; ४, २, ४; ४, ९; ६, ६,
 १; ११, ५; ६; १२, ३; ३, ७, ६, २१;
 १०, ४; ८, १, ६, ४; ९, १, ३; १४,
 २, ३; ११, ६, ४; तैआ. १, ११, २;
 २, १२, १; ५, ११, २; तां. १, ६,
 १०; ५, ८, ९; ८, १, १, ३; ९, १, ११;
 १२, ६, ८; १०, २२; दिवाऽइव
 वा. ३, ९, २, ६; ११, १, ६, ७; ११.
 दिवा-कीर्त्य- -त्यम् ऐ. ४, १९;
 ५, ३१; शां. २५, १; १०; तै. १,
 २, ३, १; २; तैआ. ५, ८, १३; तां.
 २३, १६, १; २४, १४, १; ४; १८,
 १; २०, १; २५, १, १; ८; २, १;
 प. ३, १२; -त्यस्व ऐ. ४, १८;
 -त्यानाम् वा. ४, १, ५, १५;
 -त्यानि ऐ. ४, १९; तै. १, २, ४,
 २; तां. ४, ६, १३; -त्यैः तां.
 ४, ६, १३.
 दिवाकीर्त्य-सामन्- -मा तां. ४,
 ६, १२.
 दिव्यु, व्या- -व्यः शांवा. १२, ५; वा.
 ५, १, १, १६; ६, ३, १, ८; ९, ४,

४, ३; ११, १, ५, १; तै. २, ४, ७,
 १; तैआ. २, १९, १; ४, ११, ५; ७;
 ५, ९, ८; सं. १, १, १; -व्यम् वा.
 १, ९, १, १६; २, ३१; ३, ८, ५, ३;
 ४, ३, ३, १४; ६, २, १, २६; ९, ४,
 ४, ३; तै. १, ४, ८, ३; २, ४, २, ६;
 ८, ३, ४; ३, ५, १०, ५; ७, ५, १०;
 आ. १: गो. १, ५, २४; -व्यस्य
 तै. २, ५, ६, ३; ८, ६, ७; तैआ.
 १, ५, १; -व्या वा. ७, ५, १, ८;
 १४, ३, १, ४; तै. २, ८, ६, ६;
 -व्या: ऐ ८, ११; ऐआ. १, ३, ५;
 वा. १२, ४, ४, २; तै. २, १, ५, १;
 ७, १५, ४; ८, ६, ४; ३, १, २, ३;
 तैआ. १, १, ३; २१, ३; ३१, ६;
 जै. १४६; जैड. ३, ५, ६, २; ४;
 -व्यान् जै. ९७; जैड. १, २, ३, ९;
 ११, २, ६; १४, ४, १; ३, ५, ६, १;
 -व्यानि शां. २५, ५; वा. ६, ३,
 १, १७; ८, ६, ३, २१; -व्याभ्यः
 तां. १, ३, २; ६, ७, २; -व्ये तै.
 ३, ५, ८, ३; १२, ३; ६, ३, ३; -व्येन
 ऐ. ७, ७; वा. ६, २, १, २६; तै.
 १, ४, ८, ३; २, ७, १५, ४; प. ४,
 ६; -व्येभ्यः वा. ४, १, १, २२; २,
 २१; -व्यैः ऐ. १, २८; -व्यौ तै.
 १, १, २, ६. दीव्यमान- अद्र.
 दिश, दिशन्तु तै. १, ४, ८, ५; दिश
 तैआ. १०, १, ५; दिशेत तै. ३,
 २, २, ४.
 दिश- -क् ऐ. १, ८; १४; ४, २५;
 शां. ७, ६; १८, १०; वा. १, २,
 ५, १७; ७, १, १२; ३, २०; ८, ३,
 १८; ९, ३, १३; २, ३, १, २३; ४,
 ३६; ६, १, ९; २, ५; ३, १, १, २;
 ६; ७; २, ३, १५-१९; ४, २, २; ६,
 १, २३; ४, १२; ४, ३, ५, ७; ५, १,
 १, ४; ३, १, २; ४, २, १०; ५, १,
 १२; ६, ३, ३, ४; ४, २, २; ६, २, ३;
 ८, १, ८; ७, २, १, ८; ८, २, १, ९;

३, १, १२; १४; ५, ३, ५; ६, १, ५;
 ६-९; १६-२०; २, १, २, ९; २,
 २, २५; ३, ४, ११; १३; १०, ६, ५,
 ३; ११, १, ६, २१; २२; ८, ३, ६;
 १३, २, २, १९; ४, २, १५; ५, ४,
 २४; ६, २, १८; ७, १, १३; ८, १, ६;
 ९; १४, १, २, २; २, २, ३८; ६, ११,
 ५; का. १, ३, १, १४; ३, ९; ४, १,
 २६; ६, १, ७; २, ३; ४; २, २, ३,
 १६; तै. १, ६, १, २; ९, ७; १०, २; ७,
 १, ८; ८, ६; २, १, ३, ५; ३, ८, २०,
 ४; ११, ५, १; २; ३; १२, ९, १;
 तैआ. १, २३, ५; ६; ७; ५, ८, ९;
 तां. ५, २, ३; ६, ५, २०; जै.
 ११७; ११८; जैड. १, १०, १, २;
 प. ३, १; गो. १, २, १९; -म्
 ऐ. १, ८; ३, ३१; वा. ३, ८, ३, ३५;
 ५, २, ४, ७; ११; १२; १४; ६, १,
 २, ९; १०; ३, १, ४४; ७, २, २,
 १३; ४, १, २०; ५, १, १५; ८, २, २,
 ४; २, ३, २; ३, १, ११; २, १; ५,
 १, ५; ६, १, ४; ९, २, ३, ८; ५, १,
 ३५; १०, २, ४, ५; ५, ४, ४; १२,
 ८, ३, १७; २६; १३, १, १, ४; ८, १,
 ५; २, ७; १४, ५, १, १०; ५, ५, ८;
 ६, ७, १४; तै. १, ८, ३, १; ३, ३,
 ८, ६; ७, ६, ३; ८, २, १; २; ५, ४;
 १२, ७, १; तैआ. १, २०, १; २४,
 ४; ५, २, १; ४, १, ३; ८, ४; तां. ६,
 ४, १५; जैड. १, १४, १, ७; प.
 १, २; गो. १, ३, १४; २, ३, १६; ४,
 १८; ५, ७; -ग्भिः वा. ३, ९, ४,
 २०; २१; ६, १, २, १९; २, ३, ४; ४,
 ३, ५; ५, २, ११; १४; ७, १, १५;
 १६; १७; ८, ३, १, ११; ४, १, २६;
 १०, २, ६, ३; तै. ३, ८, १२, २;
 तां. १२, ४, ९; -भ्युः ऐ. ७,
 ३४; ऐआ. २, १, ७; शां. ८,
 ४; वा. २, ४, ४, २४; ३, ५, १,
 ३२; ८, ३, ३५; ५, ३, ५, ३०; ६,

† 'दिवायतन' इति शांवा. सुपा. गद्र. । ऽ क्र. १, १, ३; तत्र च सा. द्र. ।

३,३, २६; ५,४,३; ७, २,४,२;
 १४; ३,२, ११; ४, १,३,२; ३३;
 ३४; ८,१,२, ५; २,३, २; ५; ९,
 ३,४,४; ११, ८,४, ६; १२, १,
 २,२; ८,३, १७; १३, १, १, ४, ८;
 १, ५; १४, १, ३, १६; ३, २, १०;
 ६, ७, १४; ९, ३, ६; का. १, ३, ४,
 १४; तै. १, ३, ७, ७; ७, १, ५;
 ६, ८; २, ३, ९, ४; ५, ४, ५; ३,
 ४, १, ८, १; ८, २, १; ५, १०; तैआ.
 १०, २, १; ३, १; ४, १; तां. १५,
 ३, २, ५; १६, १३, ११; गो. १,
 ४, ८; २, ४, १६; -शः ऐ. १, ७;
 १२; १४; २, ६; ३, ३१; ४, २४;
 ५, २८; ६, ३२; ८, ११; ऐआ.
 २, १, १; ५; ६; ७; २, ३; ४, १; २;
 ४, १, १; शां. ७, ६; २१, २; २४, १;
 ३०, ७; शांआ. ४, १२; ५, ३; ६,
 २०; ७, ५; १०, १; ६; ११, १; २;
 ५; ६; शा. २, ४, ४, २४; ३, २, ३,
 १४; ५, १, ३, २; ८, ३, ३, ५; ९, ४,
 २०; २, १; ५, २, १, १५; ३, ५, ३०;
 ४, १, ३; ८; ४, ६; ५, १, २; ६, १;
 २, ४; १९; २९; २, २, ३४; ३, ४;
 ३, १, ११; २, १; ४; ३, २६; ५,
 २, ६; ११; १४; २, २; ४, ३; १२;
 ७, १, १५; १६; ४, ७; ८, २, १०;
 १२; ७, २, २, १३; ४, २; १४; ३,
 १, १३; १४; १५; १६; २४;
 २७; ४, १, १४; २०; ५, १, १५;
 २, २०; ८, १, २, ४; ४, २; २, १,
 ८; ३, १, ११; १२-१४; ३, ९;
 ४, २, १०; १३; ५, १, १०; २, ३;
 ४; १३; ३, ६; ६, १, ४; १४; ९,
 १, १, ३१; ३८; २, ३, ८; १३;
 २३; ३४; ३, ४, ४; ४, ३, १०; ११;
 ५, १, ३६; ३९; २, ८; १०, २, ३,
 ५, ४, ४; ३, ३, ७; ८; ५, ११; ४, ५,
 २; ५, ४, ४; ५, ६; ७; ६, ३, २; ४, १;
 ११, १, ६, २६; २, ७, ८; ७, ४, १;
 ८, २, १; १२, १, ३, १८; ८, ३,

२६; १३, १, २, ३; ४, १; २, १०,
 ३; ५, ४, ४; ६, १, ३; ८, २, ७; ३,
 ५; १४, १, ४, १०; २, २, १०; ४, १,
 १६; ५, ५, ८; ६, २, १३; ७, १४;
 ९, २०; १०, १२; ११, ५; ९, १,
 १४; का. १, ३, ४, १४; ४, ३, ४;
 तै. १, १, ३, ७; ३, ६, १; ६, ८, ५; ७,
 ७, १; १०, ५; ८, ३, १; २, १, ५,
 २; ३, ५, ६; ९, ४; ६; ६, ११, ४;
 १२, ३; १८, २; ७, १५, ४; ८, १, ३;
 ३, ८; ६, २; ३, १, १, ५; २, ७, ३;
 ६; ३, ८, ६; ६, ६, २; ७, ५, ७; ७, ७,
 ६; ८; १०; १२; ८, ५, ४०; १२, २;
 ९, ६, ५; १०, २, १; ४, २; ८, ६;
 १२, ५, १; २; ७, १; तैआ. १, ७, ४;
 ९, ७; १८, १; २३, ९; २५, ३; ३, ९,
 २; १२, ६; ४, ३, २; ४२, ५; ५, २,
 १; ३, ६; ७; ८; ४, ७; ८, ५; ६, ७, ३;
 ९, २; ७, ७, १; १०, १, ४; ५; ६, ३,
 १; तां. ५, ४, ३; ६, ५, २०; ८,
 ८, १३; १२, ३, ११; ४, ७; २१; १३,
 ४, २; १६, १३, १०; जै. १५; ४६;
 ८१; ९२; ११७; ११८; १३०;
 १५५; १६९; जैड. १, १, २, ५;
 ५, ४; ५, १, २; ६, २, २; ३, ४; ६; ९,
 १, ९; ११, २, ६; १२, २, ९; १५, २,
 ५; १८, २, ४; २, १, २, ४; ४, २, ५;
 १२; ३, १, १, ९; २, ८; ४, २; ४, ३,
 ६; ८; ५, ३, १; २; ४; ४, ११, १, ९;
 ११; ३, ७; मं. २, ५, ११; प. १,
 २; २, १; ४, ४; ५, ९; गो. १, १,
 १०; २, ११; २२; ३, १४; ४, १०;
 २, ३, १६; ४, ४; १८; ५, ७; ६,
 १२; -शः शा. १, ७, ३, २०; २, १, २,
 ३; ५, १, ५; ३, ६, ४, १२; ६, ७,
 २, १६; ७, ३, २, ११; ८, ६, १,
 ५-९; का. १, १, २, १; तै. १, ८,
 ८, ५; २, ५, १, ३; ३, २, २, ३; ११,
 ५, १; २; तैआ. ६, ९, १; -शः ५-
 शः शा. ५, ५, १, ६; मं. २, ६, ५;
 -शम् ऐ. १, ७; १४; ८, ९; १०;

शां. ७, ६; १८, १०; २२, १, २;
 ५, ९; २३, ३; ८; शा. २, ३, ४,
 ३६; ६, १, ९; २, ५; ३, २, ३,
 १५-१९; ४, १, १, २७; २,
 १, ९; ५, १, १, ५; ६; ७; ५, १, ३-
 ७; ६, ८, १, ८; ७, २, १, ८; १८;
 १९; ३, १, २०-२३; ८, २, १, ९;
 २, ३, ५; १४; ९, १, २, ९; ३, ४,
 ११; ११, १, ६, २१; २२; २३;
 २४; २, ७, ७; ८; ५, ३, ४; ७, ११;
 १२, ९, २, ६; १३, ८, १, ९; ३,
 ४, ४, ५; १४, २, २, ८; ३, १,
 २७; ६, ८, ९; १०, ३; १२; का. १,
 १, २, १; ३, ३, ९; ४, १, २६; ६, १,
 ७; २, ३; तै. १, ६, १, २; ८, ५; ९,
 ७; १०, २; ७, १, ८; २, ३, ९, ९;
 तैआ. ६, ९, १; तां. ६, ४, १४;
 १२, ४, ११; जै. १०९; ११७;
 १५५; प. १, ५; २, ४; ३,
 १; ५, ३; ५; ६; ११; १२; गो.
 १, १, ४; १७-२१; २, १८;
 -शम् ऐ. ६, ३२; ८, ९; ऐआ.
 २, १, ७; शां. ८, ४; १९, ७; ३०,
 ७; शा. ८, २, १, १०; ९, १, १,
 १८; ४, ३, १०; ५, १, ३, ७; ३८;
 १२, १, ३, १८; १३, ६, १, ३; १४,
 ४, १, ११; ५, ५, ८; ९, ३, १४; ४,
 २१; तै. १, १, ६, ६; ७, ७, १ ८,
 ३, १; २, ८, ४, २; ३, ७, ५, ७; ८,
 २, २; ११, ५, १; २; ३; तैआ. ६,
 ७, ३; तां. ६, ४, १४; १५; ७, ४,
 २; १२, ३, ११; ४, ५; ७; ११; १२;
 २१; १४, १०, ३; १६, ४, १; १३,
 १२; जै. १६६; जैड. १, ६, ३,
 ४; जैआ. २, ९, ५; १५, ९; आ.
 २, ५, १; २१, १; सा. ३, ७, ७;
 गो. १, २, २०; ५, १६; १७; १८;
 १९; २, ६, १२; -शः ऐ. १,
 १२; १४; ३, ३, १; ८, १०; १४;
 १९; ऐआ. २, १, ६; शां. २,
 २; ५, ७; ७, ६ १०; १८, १०;

२८,४; श. २, १, २, ३; ३, ९, ३,
१७; ४, ५, ९; ५, २, ४, २०; ६,
३, २, २; ४, ४, २, २; ६, २, ४; ७,
२, १, ८; ३, १, २०; २, १, २, २; २, ३;
५, २, १, ५; १, ६; ३, १; ३, ७; ८, ४,
४, १०; ५, १, ५; ७, २, ४; ९, १, १,
१०; २, ९; ३, ४, १३; १०, २, ६,
३; १, ६, १, ८-११; १, ३, २, २,
१९; ४, २, १, ५; ८, १, ५; १, ४, २, २,
३, ८; ३, १, १, ३; ६, ९, २, १-२५;
का. १, १, २, १; तै. १, ६, १, २;
१०, २; ७, १, ८; ८, ६; ३, ८, २०,
४; १०, ४, २; तैआ. १, १९, १, ५;
२, ११, १; ५, ८, ९; १०, ५; तां.
१, ६, १, २, १, २; जै. १, १०, १,
३-७; ४, ६, २, ३; मं. २, १, १;
२, ३; ४; प. २, ४; गो. २, १, २, ५;
-श्रिः-शि श. ३, ८, ३, २, ५, ९, १,
१, ३, ९; -श्रे तैआ. २, २०, १, १; -श्रौ
श. ६, ४, ३, ५; १, ३, ८, १, ५.
दिकृस्(ः)ऽदिकृस्(ः) श. १, ३,
५, ४, ८.
दिग्भ्राज्-जः तैआ. १, ७, ५.
दिग्बत्(-श्+मत्पु)-त् तां. १०,
६, ३; १, २, ४, १०.
दिग्वासस्-सः तैआ. १, १२, ४.
दिङ्निधन-नम् तां. १०, १०,
१; -नेन तां. १०, १२, ३.
दिश्या(-श्+यत्)-श्याः श.
६, २, ३, ४; ८, २, २, ४; ३, २, ३;
१, १, १; १, २; १, ३; २, १, ३; १०, ४,
३, १, ६; -श्याभिः श. ६, २, ३, ४;
-श्याभ्यः श. ८, ३, २, १; २;
-श्याम् श. ८, २, १, ९; ५, १,
१, ३.

जै. १८६.
दिह्यते तैआ. १, २, ४.
दिग्ध,ग्घा-ग्धम् श. ६, ७, १,
१६; -ग्घा श. ६, ७, १, १, ५;
-ग्घे श. ६, ७, १, २, ६; -ग्घेन
शांआ. १, ८.
दिग्ध-वि(द्ध-→)द्वा-म्ऽइव श.
१, ४, ९, ४, ८. देह्य-अद्र.
√२दीं → दीदी- दीदि, दीद्यति ऐ.
१, ८; ४, २, ५; दीद्यन्ति जै. १८९;
दीद्युऽइव श. १, ४, १, ३, २; ३,
७; दीदाय ऐ. १, २, ८; २, ४०;
४, १; ३, ८; श. ६, ८, १, १, ४; तै.
३, ७, ४, ६; १, १, ६, ३; तां. १०,
५, २; १, ५, २, ३; गो. २, ३, ५;
दीदायऽइव ऐ. ४, १, १; तां. १, ३,
१, १, २, ३; १, ५, २, ३; जै. १८९;
दीद्यत् ऐ. ४, १, १; श. ३, ७,
४, १०; दीदयाम जै. १८९;
दीदिहि शां. १, ९, ९; श. ६, २,
१, २, ६; ९, २, ३, ४०; तै. १, १,
७, २; ८, ६; २, १, २, १, २, ४; २, ५,
८, ९; ३, १०, ३, १; तैआ. २, ५,
२; तां. १, २, १०, १, ९; १, ३, १, १,
२, ३; अदीदेत्ऽइव ऐ. ३, ३, ४.
दीदिवस्-वः श. २, ३, ४, ३, १;
९, १, २, ३०; का. १, ४, १, २, २;
-वांसम् ऐ. २, ४, ०; ४, १; श. २, ५,
५, ४; तै. २, ५, २, ४; ३, ६, १०, २;
३; -वान् ऐ. १, २, ८; श. ६, ४,
२, ७.
दीदिवि-म् श. २, ३, ४, २, ९;
का. १, ४, १, २, २.
दीद्य(-दिऽअ-)भि-भि तै. २,
७, १, २, १.
दीद्यत्-त् ऐ. १, २, ८; तै. १,
२, १, १, ३; ४, ८, १; -त्तम् श.
१, ४, १, ३, २; ३, ७; ६, ४, १, २; तै.
२, ४, १, ४; ३, ५, २, ३; -त् तै.

२, ४, १, ७.
दीद्यान,ना-द्यानः श. ९, २, ३, २, ५;
तै. १, १, ७, १; २, १, २, २; २, ७,
१, ३, ३; ३, ६, १०, ३; -द्यानाम् तां.
२, १, ३, ७.
√दीक्ष्,दीक्षते ऐ. २, ३; ४, २, ६; २, ८;
७, २, ०; २, २; २, ३; ८, ५; शां. ७,
१; ३; ४; १०, ३; श. ३, १, १, १;
८; १०; २, १, ६; १, ६; १, ७; ३, १;
२, ३; १०; १, २; १, ९; २, २; २, ९; ३,
३, १, २; ४, २, १; ४, ३, १, ६; ६, ३,
१; १, ९; ८, १, २; ६, २, २, २, ७;
१०, १, ५, १; ४, २, २, ९; १, २, १,
१, १, १; ८, २, ३; तै. २, ३, ५, ४;
दीक्षते श. ३, ६, ३, १; ५, ३, २,
२, ४; ३, १; ४, ५, १, ३; ६, २, २,
२, ६; २, ७; ३, ०; १, २, १, १; तां.
९, ३, १; जै. १, २, ६; जै. ३, ३,
१, ३; गो. १, ४, १; दीक्षन्ते शां.
७, १; ४; श. १, २, १, १, १;
१०; ३, १; ३, ५, १; ३-१०;
दीक्षन्ते श. ४, ६, ८, ५; १०; १, ५;
१, २, १, १, १; २, १, १; का. २, १,
३, ८; तां. ५, ९, २; ४; ८; १, १;
२, ५, १०, १; १, ८, ४; जै. १, २, ५;
१, ५, ६; प. ४, ६; गो. १, ४, १, १;
६; ५, २; ९; दीक्षे शांआ. ७, १;
९, १; दिदीक्षे तै. ३, ७, १, ४, १;
जै. १, २, ४; दिदीक्षते जै. ३,
२, २, ७; दिदीक्षिरे श. १, २, ३,
३, १; गो. १, ५, १०; दिदीक्षुः
तां. २, ४, १, ८, २; दीक्षिष्यति गो.
१, ३, २०; दीक्षिष्यध्वे गो. १,
३, २०; दीक्षिष्ये श. १, २, २, १, ९;
जै. १, २, ५; दीक्षिष्यामहे श. ३, १,
२, ३; जै. १, २, ५; दीक्षताम् शां. ७,
४; दीक्षध्वम् ऐ. ४, २, ५; दीक्षे
श. ३, १, २, २; २, १०; ३, १;
१, ८; गो. १, ३, २०; ५, २; दीक्षा-

दिश्व-न्ता तै. ३, ६, ३, ४.
दिष्ट-ष्टाय तै. ३, ४, ३, १.
दिष्टि-ष्टिः तां. २, ५, १, ८, ४.
√दिह्,अदिहन् जै. १८६; अधिक्षन्

†√१दी(=√दी) (विहायसा) गतौ; √२दी दीप्तौ; √३दी क्षये, इति विवेकः । ‡ 'दीक्षन्ते' इति
G. पाठान्तरम् ।

महे जैड. २, १, १, २; ३; ५; ८;
 ११; १४; १७; २, १, २; ४, १, २; २;
 ६; ९; १२; १५; १८; अदीक्षन्त ऐ.
 ४, २५; शां. ६, १; श. ३, ६,
 २, १०; ६, १, ३, ७; तां. १६, १२,
 १; जै. ५६; जैड. २, १, १,
 ३; ६; ९; १२; १५; १८; ४,
 १, ४; ७; १०; १३; १६; १९;
 अदीक्षामहि ऐ. ४, १७; द्वीक्षेत
 ऐ. १, १; ४, २६; श. ३, ४, २, १५;
 ४, ५, १०, ६; १२, १, १, २-५;
 द्वीक्षेत श. २, ६, ३, १२; ३, १,
 २, १; १९; ४, ५, १०, ७; ११, १,
 १, ७; १२, १, १, २-५; ११; का.
 १, ६, ३, ८; तां. ९, ५, १२; ९,
 १५; १०, ३, ३; ४; जै. १२५;
 गो. १, २, २-५; द्वीक्षेरन् ऐ.
 ४, २६; शां. १९, २; ३; श. ३,
 ४, २, १५; १२, १, १, ११; तां. ५,
 ९, १, ७; १०; १२; ९, ३, १; १०,
 ३, ३; २३, ६, ६; अदीक्षित
 ऐ. २, १९; ७, २५; अदीक्षिया-
 ताम् जैड. ३, २, २, ८; अदीक्षि-
 पत तै. ३, १०, ११, २.
 दीक्षयति शां. ७, ४; श. ५, ४,
 ५, १४; १२, १, १, २; ३; ४; ५; ६;
 ७; ८; ९; १०; गो. १, ४, २-५;
 ६; दीक्षयन्ति ऐ. १, ३; तै.
 १, ८, २, १; जैड. ३, २, ४, ४; ५,
 ५; दीक्षयामि तै. ३, ७, ७, ५; ६;
 ७; दीक्षयाञ्चकार, दीक्षया-
 ञ्चक्रुः जै. ८७; दीक्षयिष्यथ गो.
 १, ३, २०; दीक्षयन्तु तै. ३,
 ७, ७, १०; दीक्षयत जै. ८७;
 अदीक्षयन् ऐ. ३, ४५; तां. १०,
 ३, २; दीक्षयेताम् ऐ. १, ४;
 अदिदीक्षः श. ११, ७, २, ६.
 दिदीक्षिपेत ऐ. ४, २५.
 दिदीक्षाण- णः तां. १०, ३, २.

दीक्षणीय, या(-ण+छ)- ष्यम् ऐ.
 १, १; श. ३, ३, ४, २१; ६, ३, १९;
 ५, २, ३, ६; ६, ६, १, २; ३; तै.
 १, ५, ९, २; -यया गो. १, ४, ८;
 -या ऐ. ३, ४०; शां. ८, २; प.
 ४, १; -याम् शां. १९, ४; श.
 ९, ५, १, १९; गो. १, ४, ७;
 -यायाः गो. १, ५, २२; -यायाम्
 ऐ. ३, ४५; श. ६, ६, १, ६, ९, २,
 १, २; १३, ४, ४, २; तां. १८, ३,
 २; गो. १, ५, २२.
 दीक्षणीया-प्रायणीया(-याऽआ)-
 तिथ्यो(-थ्यऽउ)-पसद्-दः शां.
 ८, २.
 द्वीक्षमाण- गः ऐ. ७, २३; शां.
 ७, ३; ४; श. ६, ७, ४, १३; -णम्
 तै. ३, ७, ७, ७; ८; ९; -गस्य ऐ.
 ७, २३; -गाः श. १२, १, १, १०;
 -गात् जै १२०; -णेन शां. ७,
 १; -गेषु ऐ. ४, २५; -गैः शां.
 ७, १.
 दीक्षयितृ- तारौ ऐ. १, ४.
 दीक्षयित्वा ऐ. ४, २५; तां. ९, ८, १.
 दीक्षा- -क्षया ऐ. ७, ३१; शां. ७,
 १; श. ५, ४, ५, १३; तै. २, ४,
 ३, ३; ३, ७, ७, ५; ६; तैआ.
 ३, ८, १; तां. १०, ३, २; १०;
 -क्षयाऽइव श. १२, ८, २, ३;
 -क्षा ऐ. १, १; ६; ३, २५; ४,
 २६; शां. ७, १; ४; श. ३, ४,
 ३, २; ३; ६, २, १०; ४, ६, ८, १; २;
 ४; ५; ९; १०; १४; १५; ५, ४, ५,
 १३; ६, २, २, ३९; ८, ४, २, ३; ११,
 ७, २, ६; १२, ८, २, ४; ६; १३, १,
 ७, १; २; ४, ४, १; १४, ६, ९, २४;
 तै. २, ७, १७, १; ३, ७, ७, १; ४; ५;
 ६; ७; ८, १, १; २; ५; तैआ. २, १७,
 १; ३, ६, १, ९, १; १०, ६४, १; तां.
 २४, १८, ५; जै. १२४; १५६;

गो. १, ३, १९; ४, ६; २, २, ९; ११;
 -क्षाः श. १३, ४, ४, १; ६, १, २;
 तां. १०, ३, ९; २५, १०, ३;
 -क्षायाम् गो. १, ३, १९; -क्षामिः
 श. १२, ३, ३, ११-१४; गो. १,
 ५, १०; -क्षाम् ऐ. १, ४; ३, २५;
 ४, २६; ७, २५; शां. ७, ४;
 शांआ. १२, ४; श. ३, ४, ३, १;
 २; ३; ९; ६, ३, २, १; १२, १, २,
 १; १३, १, ७, १; २; ४; तै. २,
 ४, ३, ४; ३, ७, ७, २; ४; ८, १०,
 १; २; ५; १७, २; तैआ. २, ८,
 १; ३, ११, ९; तां. २४, १८, ६;
 जै. १०२; १२४; जैड. १, १२, ५,
 १; मं. १, २, ५; गो. १, १, ३९;
 ३, २२; २, २, ३; -क्षायः ऐ. १,
 ४; ४, २६; ७, २१; २३; २५; श.
 ३, १, ४, १; ८, ४, २, ३; गो. २,
 २, ११; -क्षायाम् ऐ. ४, २६;
 शां. ९, १; श. १४, ६, ९, २४;
 तां. २४, १८, ७; -क्षायै श. ३,
 १, ४, ८; १२, ८, २, ४; तै. ३, ७,
 १४, १; २; तां. १, ५, १०; -क्षायु
 शां. ७, ३; श. १२, ६, १, ७.
 दीक्षा-तप्स्- स्ती तै. १, ८, २,
 १; -सोः श. ३, १, २, २०;
 -स्ती श. ३, ६, २, ९.
 दीक्षा-पति- तिः श. ३, ४, ३,
 ९; ६, ३, २, १; गो. २, २, ३.
 दीक्षा-पाल- -लेभ्यः तै. २, ४, ३,
 ४; -लौ ऐ. १, ४.
 दीक्षा-प्रसव- -वान् शां. १९, २.
 दीक्षा-रूप- म् ऐ. ४, २६.
 दीक्षो(-क्षाऽउ)-पनामु(क→)का-
 का जै. १०२.
 दीक्षो(-क्षाऽउ)-परिष्ठात् जै. १३२.
 दीक्षो(-क्षाऽउ)-पसद्- -सत्सु
 शां. २८, ४; श. ४, ५, ७, ६; ६, ८, ५;
 १०; १५; १२, ६, १, २; जै. १२०;

† 'दीक्षयिष्यत' इति कालि. मुपा. ‡ स्वररहितो मुपा. चिन्त्यः । यद्युत्तरतः 'ष्णाः' इत्यत्र स्वरसंक्रान्ति-
 स्तदशुद्धम् । वस्तुतो मुद्रणप्रमादः ।

-सद्: तां. १८, २, २; -सद्भिः वा. ३, ४, ३, १३.
 दीक्षित, ता- -त्त वा. ३, २, २, २६;
 -तः ऐ. २, ९; छ. २४; छ. २४;
 वां. ७, १; २: ३: वा. ३, १, २,
 २८; २, १, ३१; ३७; ३९; २, २४;
 ३०; ६, २, २, २७; २८; ३९; ६, ४,
 ४; ९, ५, १, १; १०, १, ५, १; १२,
 २, २, ८; १३, ४, ४, १; तै. ३, ७,
 ७, ७; तैआ. २, ८, १; ५, २, २;
 तां. ५, १०, ३; ९, ८, ३; जै. १२४;
 १६८; गो. १, २, १; ३, १८; १९;
 २१; २२; -त्तम् ऐ. १, ३; वा. ३, २, १,
 ३, १, २, १५; १४; १४, ९, २४; -त्तस्य ऐ. १, ३;
 २, ९; ७, २५; वां. ७, २; ३; वा. ३,
 १, १, ७; १०; २, १, १५; २, २४;
 ६, ३, २, १; ११, ७, २, ६; ७; १२, ३,
 ५, २; तैआ. ५, २, २; गो. १, ३, २१;
 २३; -त्ता तां. २५, ४, १; गो. १, ३,
 २३; २४; -त्ताः ऐ. ६, ७; वा. ३,
 ६, २, १४; तै. ३, १२, ९, २; तां. २५,
 ५, १; २; गो. १, ३, २०; ५, २४;
 २, ५, १३; -त्तात् गो. १, ३, २१;
 -त्ताम् वां. ६, १; वा. ३, २, १,
 १०; -त्तानाम् वा. ३, ४, ३, ६;
 ६, १, २९; १२, १, ३, २२; २, २,
 २, २; तै. १, ४, ६, ५; ७, १; तां. ५,
 ६, १०; ६, १०, १; २; ९, ८, १;
 ११, ८, १०; १४, ३, २२; गो. १, ४,
 २०; ५, २४; -त्ताय वा. ३, २, २,
 २५; गो. १, ३, २३; -त्ते ऐआ. ५,
 १, ५; -त्तेन ऐ. १, ६; वां. ७, १;
 वा. ३, २, २, २०; २१; तैआ. ५, १, ४.
 दीक्षित-यशास्- -शः जै. १२७.
 दीक्षित-यशस्- -सात् जै. १२७.
 दीक्षित-यसन(√यस्) - -नम् वा. ३,
 १, २, १८; ३, ६; २, १, ११; ५, ३,
 ५, २५; -नात् वा. ५, २, १,

८; ३, ५, २५; -ने वा. २, ५, २, ४७;
 का. १, ५, १, ३८.
 दीक्षित-वाच्- -चम् तां. १७, १, ९.
 दीक्षित-वाद- -दः वां. ७, ३.
 दीक्षित-विमित- -त्म्, -त्वात् ऐ. १, ३.
 दीक्षित-व्रत- -तः वां. ४, ४; -त्म् ऐ. ७, २३.
 दीक्षित्वा वां. ७, १, शांआ. ९, ८; वा. ६,
 २, २, २८; २९; ९, ५, १, २; ८.
 दीक्षिष्यमाण- -गः ऐ. ७, २०; तै. २,
 २, २, ५; -णस्य वां. १९, १; -णः वां. ९,
 १; १९, १; वा. ४, ६, ८, ३; ५;
 १०; १५; गो. १, ४, ६; -णान् गो. १,
 ३, २०.
 दीक्ष्य- -म् तां. ५, ९, ६.
 दीदिवस्, दीद्यग्नि, दीद्यत्, दीद्यान-
 √दी गद्.
 दीधिति(√दीधी)- -तिभिः ऐ. ५, ५;
 ऐआ. १, १, २; वां. २२, ७; २५,
 ११; शांआ. १, २.
 दीध्य(त्→)ती- -त्यः ऐ. ३, ३६.
 दीध्यान- -नाः ऐ. ५, २०; वां. २५,
 २; २६, ८; ११; शांआ. १, २.
 दी(न→)ना(√दीर्घ)- -नाः गो. २, ५,
 १०.
 दीनु-इक्ष- -क्षाः वां. २६, ६; तै. ३,
 ७, ११, ५.
 √दीप्, दीप्यते वां. ७, ६; शांआ. ४,
 १२; १३; वा. ६, २, १, ५; ६, १, २२;
 १०, २, ६, ४; ५, १, ५; २, १; ३;
 ६; ७; दीप्यते वा. ६, २, १, ५; ८,
 ७, १, १८; २०; १०, ६, २, ११;
 १४, ४, १, १३; तैआ. १०, १३, १;
 जै. ९०; १०६; जैड. १, १४, २, १०;
 २, २, २, २; ३, २, १, २; ४, ८, २, ६;
 १०; ११, ३, १३; दीप्यते-
 ऽइव वा. १४, ६, १, १०; द्विदीपे

जै. १८१; द्विदीपे जै. १८१;
 दीप्यताम् वा. ८, ६, ३, २१; तै. २,
 ४, १, १२; दीप्यत्वा वा. ६, ४, २, ९;
 ७, ३, १, ३१; अदीप्यथाः वा. ७, १, १, २८.
 दीपयति तां. १६, १, ४; दीपयः वां. २, ५, ५.
 दीपयत्- -न् तै. ३, १०, १, २.
 दीप्यन्- -सः तै. ३, १०, १, २.
 दीप्त(=सप्तअ)प्र, प्र- -प्रः जैड. २,
 २, २, १; ३; -प्रा जैड. २, २, २, ३.
 दीप्ति- -पितः वा. १०, ६, २, ११;
 तैआ. १, ८, ३; तां. १३, ३, २२;
 जै. १८०; -सिम् तां. १३, ३, २, २;
 सं. २.
 दीप्ति-मत्- -मान् जै. १८०.
 दीप्यमान, ना- -नः वा. ४, ३, ४, ३३;
 ६, ३, ३, २०; ४, २, ७; ४, २१;
 ८, १, १४; ७, ३, १, ३२; ८, ६, ३, २०;
 २१; ९, १, १, १; २, २, ३, २५;
 तै. ३, १०, १, २; तां. १०, ४, ५;
 -नम् वा. ६, ३, ३, १९; ४, १, २;
 -ना वा. ४, ३, ४, ३३; ६, ३, ३, २५;
 ११, ४, ३, १; -नाः ऐ. २, ११;
 -नाभिः ऐ. ८, २४; -नाम् वा. ११,
 ४, ३, १; तैआ. ३, १९, १; -नैः वा. ६, ८, १, ९.
 दीघ, घर्षा- -र्वः ऐ. ३, ४९; शांआ. ७,
 २; वा. १३, ३, ७, १०; तै. ३, ९, १९, ३;
 -र्वम् ऐ. ३, ८; वां. ३, ५, ३; वा. २,
 ४, १, २; ७, २, ३, ७; १०, २, ६, ६;
 का. १, ४, २, १; तै. २, ५, ६, ४;
 ८, १२; ३, १, २, ७; ८; तैआ. ६,
 ५, १; १०, १; तां. १३, ११, १२;
 जै. ११६; सं. १, १, ६; वं. ३;
 गो. २, ३, ५; -र्वाम् वा. १, २, १,
 १९; २१; का. २, १, ४, १८;
 १९; तै. ३, २, ६, ४; -र्वाय तै. १,
 ५, ८, २; -र्वे आ. जैआ. १, ५, ८२.

दीर्घ-कर्मण- -णानि, -णेषु सं. २.
 दीर्घ-जि(ह्रा)→ही- -०ह्वि जै. ५३^३;
 -ह्वियम् जै. ५३; -ह्वी ऐ. २, २२;
 तां. १३, ६, ९; जै. ५३^३; -ह्वीम् जै.
 ५३.
 दीर्घ-जीविन्- -नी ऐआ. १, २, २.
 दीर्घजीवि-त्तम- -मः ऐआ. १,
 २, २.
 दीर्घ-तमस्- -मसः तां. १५, ३, ३४;
 जैआ. २, १, ८; १३, ७; आ. २,
 ३, ४; १९, १२; सा. २, ३, ६;
 -नसे शांआ. २, १७; -माः ऐ.
 ८, २३; शांआ. २, १७^३; जै.
 २०४.
 दीर्घ-त्तर- -रौ गो. १, ३, ७; ९^२.
 दीर्घ-प्रयज्यु- -ज्यु तै. २, ८, ४, ५.
 दीर्घ-प्लुतो(-तडड-)दात्त- -त्तः गो.
 १, १, २५.
 दीर्घ-मु(ख)→खी- -०खि तैआ.
 ४, ३२, १.
 दीर्घ-श्मश्रु- -श्रुः गो. १, २, १^१.
 दीर्घ-श्रवस्- -त्राः तां. १५, ३,
 २५.
 दीर्घ-श्रुत्तम(-त्त+तमप्)- -मः तैआ.
 १, ८, ७; ८.
 दीर्घ-सत्र- -म् श. ४, ५, १, १२^३;
 ५, ५, ५, १३^३; ११, ३, ३, २; १२, ४,
 १, १; गो. २, ४, ९.
 दीर्घसत्रिन्- -त्रिगः श. १२, ४,
 १, २; -त्री श. १२, ५, १, १; १३.
 दीर्घो(-र्धडा-)-ध्व- -ध्वे ऐ. ६, २३;
 गो. २, ६, ५.
 दीर्घो(-र्धडा-)-युस्- -युस् श. १,
 ९, १, १३^३; -त्वस्य तै. ३, ७, ६, २२;
 -त्वाय तै. १, २, १, १९; २, ५, ७,
 २; ७, ७, ७; तैआ. १, ३०, १.
 दीर्घो(-र्धडा-)-युस्- -युः सा. २,
 १, १०; ११^३; मं. १, २, २; -युवः

तै. ३, ९, १९, ३; सा. २, ८, १;
 ३^३; ४.
 दीर्घायुष्ट्व(-स्+त्व)- -ष्ट्वम्
 मं. १, ५, ५; -ष्ट्वाय मं. १, ६, ७.
 दीर्घायुष्य- -म् आ. १, ७३; ३९५;
 दीर्घो(-र्धडा-)-रप्यु- -रप्यम् श. १३,
 ३, ७, १०; -रप्यानि ऐ. ३,
 ४४; ६, २३; गो. २, ४, १०; ६, ५.
 दीर्घो(√दृ)- -र्जं तां. ९, ६, ५; गो.
 १, ३, ७; ९.
 दीर्घ्यमान(√दिव्)- -नाः श. १, ८,
 ३, ६.
 दुःख(दुन्ः[ः]डख)- -म् शांआ. ५, ७^३;
 श. १४, ७, २, १५.
 दुःख-चक्षुस्- -क्षुःडख तैआ. १,
 ३, ४.
 दुःख-निघ(न)→ना- -म् तैआ.
 १, २७, १.
 दुःशस्त्रा(-तडा-)-नुशस्त्र(√शंस)
 - -साभ्याम् तैआ. २, ४, १.
 दुःशस्त- -म् ऐ. ३, ३८; तां. ५,
 ८, ६; १४, ५, १८; जै. ५१.
 दुःशीम- -म् शां. २, ७^३.
 दुःपु(←त्त)म- -म् ऐ. २, २९; श.
 ३, २, १, ३०; गो. २, ३, ७^३.
 दुःस्वप्न- -मेषु सा. १, ८, ७.
 दुःस्वप्न-नाशि(शित्)→नी- -नी
 तैआ. १०, १, ७.
 दुःस्वप्न-हृन्- -०न् तैआ. १०,
 ४८, १.
 दुःस्वप्न्य(→प्रिय तैआ)- -ग्न्यम्
 श. १३, ८, ४, ४; -ग्न्यम् तैआ.
 १०, ४९, १.
 दुग्ध, ग्धा(√दुह्)- -ग्धः तै. २, ४, ३,
 ११; तां. ९, ६, ७; १५, ८, २; १६,
 ५, २३; -ग्धःडख तां. ९, ६, ८;
 १५, ८, २; १६, ५, २३; -ग्धम् ऐ.
 ५, २६; २७; ७, ३; ४^३; श. २, ३,

२, ८; ११, १, ४, १; ३; ५, ३, २; ५;
 तै. १, ४, ३, ३; २, १, ७, १;
 ८, २; ६, ४, ६; ३, ७, १, ६; ४, १३;
 गो. १, ३, ११; १२; -ग्धा श. ६,
 ६, ३, ३; १२, ८, २, २; -ग्धानिडख
 तां. ४, ९, १७; -ग्धाम् तां. ४,
 ३, ११; -ग्धे श. २, ६, १, ६;
 ११, १, ४, ३; का. १, ६, १, ५; तै.
 १, ६, ६, ३; ८, ४; २, ६, १६, २; ३,
 १, ६, २; गो. २, ३, ९; -ग्धेन
 शां. ४, १४; श. १२, ८, २, ११^३; तै.
 २, ८, ८, २.
 दुग्ध-दोह- -हः ऐ. ४, ९; -हाः
 ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ५.
 दुग्ध-वत्- -त् ऐ. ५, ६; शां. २३, १.
 दुग्धा ऐ. ५, २७; ७, ३^३; श. २, ३,
 १, १४; का. १, ३, १, ७; तै. १,
 ४, ३, २-५; ३, ७, २, २-५.
 दुवा- -वे तै. २, ६, १०, ३; ११, ४^३;
 १२, ३^३; १४, ३.
 दुच्छुना- -म् श. २, २, ३, २२; का.
 १, २, ३, १८; तैआ. २, ५, १.
 √दुच्छुनाय, दुच्छुनायुते तै. ३, ७,
 ११, २.
 दुत्(√दृ)- -त्ताः ऐआ. १, ४, १६.
 दुन्दुभि- -भयः तै. १, ३, ६, ९; तां.
 ५, ५, १८; जै. १६५^३; -भिः तै.
 १, ३, ६, ३; -भीन् श. ५, १, ५,
 ६; १७; तै. १, ३, ६, २; ९; जै.
 ३७; -भीनाम् श. ५, १, ५, ६; ७;
 १०; -भेः श. १४, ५, ४, ७^३; ७,
 ३, ८^३; ८, १२, १; जै. १८२; -भौ
 तै. १, ३, ६, २; ३; २, ७, ७, १; तां.
 ६, ५, १३.
 दुन्दुभ्या(-भिडा-)-घातु- -तम् तै.
 ३, ४, १३, १; -तस्य श. १४, ५,
 ४, ७; ७, ३, ८.
 १दुर्- -रः ऐ. २, ४^३; ६; शां. १०, ४;

† 'दुखम्' इति पाठे. न प्रत्ययार्हः । ‡ क्रियापदमिति भा. उ. सा. च. । तच्चिन्त्यम्, स्वरविरोधात् ।
 म. तु √दुहेः कप् इति तदेवास्मान्साधु भाति । =ग्र. २१, ३४ । 'उभे' इति पाठान्तरमपि य. २०,
 ६० द्र. । § Kt. टि. द्र. ।

तै. २, ६, ८, १, २; ११, ४; १२, ३; १८, २; ३, ६, २, २; ६, १; तै. ४, ११, ८.
 दुरोण- णः शां. १४, २; -णे ऐ. २, ३७; तै. २, ४, १, १; ५, ८, ९; ८, ७, ३; ३, ६, ३, १; ११, ६, ३; तां. १५, २, ३.
 दुरोण-सुद्- -त्. ६ ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २, २; ६, ७, ३, ११; तै. १०, १०, ३; ५०, १.
 दुर्य- -र्यां तै. ३, २, ४, ७; -र्यां ऐ. १, १३; श. १, १, २, २, २; ३, ३, ४, ३०; का. २, १, २, १५; -र्यां ऐ. १, १३; श. ३, ३, ४, ३०; -र्यै श. ३, ५, ३, १८.
 २दुर ← दुस्
 दुरक्ष(-रुडअक्ष)- -क्षः श. ७, ३, २, १४; -क्षःऽइव श. ३, १, ३, १०.
 दुरदमनी(-रु/अद्)- -न्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९.
 दुर(-रुडअ)-धीयान- -नः गो. १, १, ३१; -नम् गो. १, १, ३१; ३२.
 दुर(-रुडअ)-लु-संप्रा(प्य→)प्या- -प्याःऽइव जै. ३, ६, ५, २.
 दुर(-रुडअ)-नूचान- -नः जै. ३, २, २, ५.
 दुर(-रुडअ)-व-वद्- -म् ऐ. ५, २, २.
 दुरा(-रुडआ)-दान- -म् ष. ३, १०.
 दु(-रुडआ)-राधुर्ष,र्षा- -र्षम् श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; त. १०, ६२, १; ६३, १; -र्षाम् तै. १०, १, १०.
 दुरा(-रुडआ)-धि- -ध्यः तां. ४, ७, ५.
 दुरा(प→)पा(-रु/आप्)- -पा श. ११, ५, १, ७.
 दुरापना- -ना श. ११, ५, १, ७.
 दुरादा- -दाः, -दाम्, -दास्य जै. १३२.
 दुरादा-त्व- -म् जै. १३२.
 दुरित्त(-रु/इ)- -त्तम् तै. ३, ७,

१२, ५; ६; तै. १०, २४, १; २५, १; जै. १९५; -त्ता ऐ. १, १३; तै. २, ४, १, ५; ५, ४, ६; ३, ७, १२, १; ६; तै. २, ६, २; १०, १, १६; तां. ५, ८, ६; १४, ५, १८; जै. १९५; -त्तात् श. ३, २, २, २३; तै. २, ५, ६, २; तै. २, ६, १; -त्तानि तै. २, ४, ६, ३; ३, १, १, ४; ११; १२; तै. २, ५, ३; १०, १०, २; ४९, १; सं. २, १, ९.
 दुरिति- -म् तै. १, २, १, ५; ३, १, २, २.
 ?दुर्यत्- -न्तम् जै. ४७.
 दुरिष्ट(-रु/इष्)- -म् ऐ. ३, ३८; ७, ५; श. ४, ५, १, ६; ७; तै. १, २, ५, ३; ३, १२, ५, ११; तां. १३, २, ४; १५, १, ३; २, ४, ७, ७.
 दुरिष्टि- -ष्टिम् ऐ. ३, ४६; तै. ३, १, २, २; -ष्ट्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९; ७, ११, ३; तै. ५, ८, १.
 दुरु(-रुडउ)-क्त- -क्तम् तां. १७, १, ९; -क्तात् सं. १, ६, २७; -क्ताम् तै. १०, ३९, १.
 दुरुक्तो(-क्तउ)-क्त- -क्तः ऐ. १, १६; २, १७.
 दुरु(-रुडउ)-द्गान्- -त्तुः जै. ९३.
 दुरु(-रुडउ)-पधर्ष- -र्षः जै. १६८.
 दुरुपा(-पडआ)-प- -पानि श. १०, १, २, ६.
 दुरे(-रुडए)-वा- -वाः जै. १८०; -वाम् तै. २, ८, २, ३.
 दुरोष(-रु/उष्)- -पासः तां. ९, १०, १.
 दुरी,गी- -गीम् सं. १, ३, १२; -गाणि तै. २, ८, २, ५; तै. १०, १, १६; -गाम् तै. १०, १, १६; -गं श. १४, ९, २, ३.
 दुरिगां- -गिः तै. १०, १, ७; गो. १, २, २१.

दुर्गन्धि- -न्धि जै. १, १८, ५, ५; २, २, १, ९.
 दुर्गाह(√गाह्)- -हा तै. २, ४, १, ५; तै. १०, १, १६.
 दुर्धर्ष- -म् तै. १०, ६२, १.
 दुर्धा- -र्धायाम् जै. २, ५, २, ६.
 दुर्धीरिण- -गानि श. ११, ४, १, ६; १४.
 दुर्भिक्ष- -म् तै. १, ४, ३.
 दुर्भिक्ष्य- -म् श. १४, ७, १, १५.
 दुर्भूत- -म् तै. १, २, ६, ७.
 दुर्मति- -म् श. ६, ४, ४, १६; ९, २, ३, ८; तै. २, ६, ४, २.
 दुर्मती-कृत- -म् ऐ. ३, ३८.
 दुर्मद- -दः तै. २, ५, ४, ३; -दम् तै. ३, ४, ५, १; -दाःऽइव तै. २, ४, ४, ४.
 दुर्मर(√च)- -म् श. ६, ७, २, २.
 दुर्मरायु- -युः तै. ३, ७, ६, ९; -युम् तै. ३, ७, ६, ७.
 दुर्मर्ष- -म् श. ६, ७, २, २.
 दुर्मित्र,त्रा- -त्रः जै. ५३; -त्राः तै. २, ६, ६, ३; तै. ४, ११, ८; ४२, ४; ५, ९, ११; १०, १, ११; -त्राय जै. ५३.
 दुर्मित्रि(य→)या- -याः श. ३, ८, ५, ११; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७.
 दुर्मुख- -खः, -खाय ऐ. ८, २, ३.
 दुर्वराह- -हः श. १२, ४, १, ४.
 दुर्वर्ण- -र्णः तै. २, २, ४, ६; -र्णम्, -र्णस्य तै. २, २, ४, ५.
 दुर्विज्ञान- -म् श. ११, ५, ५, १३.
 दुर्विद्वन्- -म् तै. ४, २८, १.
 दुर्वृपद- -त्ताम् जै. २०९.
 दुर्वृद्ध- -दः श. ५, १, २, ३; -दाः श. ५, १, ३, १०; ५, ४, १; -दे श. ५, १, ३, ३.
 दुर्हण- -ण्यु तै. ४, ३२, १.
 दुर्हा- -ह्यै तै. ३, १, ४, १.

द्वस्-वः ऐ. २, २; ५, १७; तै. ३, ६, १, २.
 द्वस्वत्(—स्+मतुप्)—स्वते
 तैआ. ४, ९, १;—स्वद्भ्यः श. ५, २,
 ४, ७;—स्वन्तः श. ५, २, ४, ६;
 —स्वान् श. ९, ४, २, ७; तां. १,
 ४, ७.
 √द्वस्वत्,द्वस्वत् ऐ. १, १७; श. १,
 ४, १, २९; तै. ३, ५, २, ३;
 द्वस्वत् श. ६, ८, १, ६; तै. १,
 २, १, ९; तैआ. ६, १, १.
 दुश्द्वस् ←दुम्
 दुश्चरित-न्तम् तै. ३, ३, ७, १०;
 तैआ. १०, २३, १;—तात्
 श. ३, ३, ३, १३; तै. ३, ३, ७,
 ९; १०; ९, ९.
 दुश्चर्मन्-र्मां शां. २५, १०; तै.
 १, ७, ८, ३; तैआ. ५, ३, १; ४, १, २;
 १३.
 दुष्कर(√कृ)—म् तां. १६, ५, ६.
 दुष्कृत-न्तः तै. ३, ७, ७, १४;
 १२, ५.
 रदुष्कृत-म् शः ८, ६, २, १८.
 रदुष्कृत-न्तम् ऐ. २, ७; शांआ.
 ३, ४; श. ४, १, ४, ५; तै. १, २,
 ६, ७; तैआ. १०, १, ८; १२;—ता
 तैआ. २, ३, १;—तानि तै. ३, १२,
 ३, ४; तैआ. १०, १, ११;—ताय
 तै. ३, ४, १६, १.
 दुष्कृष्ट(√कृप्)—म् ऐ. ३, ३८.
 दुष्टर(√तृ)—रः श. ५, २, ४,
 १६. दुस्तर-अद्र.
 दुष्टरीतु-न्तु तै. ३, ६, १०, १;
 —तुः श. १२, ९, ३, १; ३;—तुम् श.
 १२, ९, ३, २;—तोः श. १२, ९,
 ३, १३.
 दुष्टत(√स्तृ)—म् ऐ. ३, ३८;
 तां. ५, ८, ६; १४, ५, १८; जै. ५१.
 दुष्पज्ञान,ना-न्म तै. १, ४, ५, ४;
 —ना. जै. १९३.
 दुष्पाप(प्र√आप्)—पःऽइव तां. ९,

४, १६.
 दुष्पह-हः तै. २, ५, ७, १.
 दुष्प्वमिय-म् तै. २, ४, ६, ३. दुःस्व-
 प्य-गद्र.
 दुस्तर(√तृ)—रः श. ५, २, ४, १६.
 दुष्टर-गद्र.
 √दुष्,दुष्पति शांआ. १२, ५; दुष्प्येत्
 ऐ. ७, ४; दुष्प्येयुः ऐ. ७, ४;
 दुस्त् ऐ. ३, ३३; तां. ८, २, १०;
 जै. २०७.
 दुष्ट-म् ऐ. ७, ५; शां. १०, ४.
 दुष्ट-प्रिय-म् तैआ. १०, १०, २.
 √दुह,√दुग्धे का. १, २, १, १२;
 दुग्धे तै. १, ७, ३, ७; तां. ४,
 ३, ९; १३, ९, १७, ११, १८; २०,
 १, ५; २१, २, ५; ६; ३, २; २४, १,
 ६; प. १, २; दुहं ऐ. ६, ३;
 ऐआ. १, ३, २; श. १३, ३, ३,
 ८; तै. १, ६, ८, ४; २, १, ५, ५; २,
 ९, ९; ४, ६, ९; ६, ४, ४; ११, ४;
 १२, १; ३; ४; ३, २, ३, ७; ८, २, १,
 ३; तैआ. २, १७, १; दुहे श. १,
 ५, २, २०; २, २, १, २, १; ५, ३, १,
 ४; ६, ५, २, १६; ७, ५, २, ३४;
 १२, ४, २, १; ९, २, ११; तै. १,
 ४, १, ५; ६; ८, ४; २, ६, ११, ६;
 ८; ३, २, ३, ६; ३, ५, ५; जै. ९१;
 जै. २, ५, १, ४; दोग्धि श. ३,
 ४, ४, २६; तै. ३, २, ३, ९;
 दोग्धि श. १, ७, १, १७; ९, १, २,
 १४; तै. २, १, ८, १; तै. ३, २,
 ३, ७; ७, ४, १६; दुहाते तै. २,
 ४, ८, ६; दुहाते तै. ३, ७, ९, ९;
 गो. २, ३, ९; दुहाते का. १, २, ४,
 ११; दुहे श. १, ६, ४, १५; दुहे श.
 ४, २, ४, २१; जै. ५०; ९१; १६७;
 १८७; दुहन्ति ऐ. १, २२; ऐआ.
 १, २, १; श. २, ५, ३, १६; तै. २, १,
 १, ३; ३, २, ७; ७, ४, १६; दुहन्ति
 तै. १, ४, १, ६; ३, २, ३, ६; तां.
 १८, ५, १२; जै. ३; दोहसे श.

४, २, १, ९; दुहुहे श. ४, ६, ७, १४;
 ९, २, ३, ३८; तै. २, ४, ६, ११; दुहु-
 द्विरे सा. ३, ३, ४; दुहुहे श. ४, ६, ७,
 १४; तै. २, ७, १३, ४; दुहुहे श. २,
 ३, ४, १५; का. १, ४, १, १२;
 तै. २, ८, ६, ६; दुहुहुः तै. ३, ७,
 १३, १; दोहाते श. ४, २, ४, २१;
 २२; !दुहाम् ऐआ. ५, ३, २; तै.
 ३, १, १, १२; दोहताम् तै. ३, ७,
 ५, १३; धुक्ष ऐआ. ५, ३, २; श.
 ४, ५, ८, ८; ७, २, २, १२;
 तै. १, २, १, २७; ३, ७, ६, ४; ६;
 ७, १३; तां. २१, ३, ७; जै. ४, ४,
 ५, १, ४; मं. २, ४, ९; प. १, २; दुहा-
 थाम् तै. २, ५, २, २; दोहे तै. ३,
 ७, ६, ९; अदुहत् तै. १, ४, १, ५;
 २, २, ९, ६; ७; ८; अदुहत् श. १, ५,
 २, २०; ६, ५, २, १६; अदुहत् गो.
 २, ३, ९; अदुहत् तै. १, ४, १, ४; ५;
 ६; तैआ. ५, १०, १; जै. २, ५, १,
 १; ३; दुहीत श. ३, २, २, १४; १२,
 ४, २, १; जै. १६७; जै. २, ५,
 १, ३; दुह्यात् तै. ३, २, ३, १०;
 ७, १, ५; दुह्यात् तै. २, १, ८, १;
 ३, २, ३, ८; ९; अधुक्षत् ऐ. १,
 २, २; दोहत् तै. २, १, १, ३; अधुक्षः
 श. १, ७, १, १७; तै. ३, ७, ४, १६.
 दुह्यते ऐ. १, २२.
 दोह्यति श. १, ७, १, १८; दोह-
 यति श. १२, ५, १, ६; दोह्येत
 श. ३, ४, ४, २७.
 दुहा-हा मं. १, ८, ८; २, ३,
 १; १७; ८, १.
 दुहान,ना-न्तः जै. ९१;—न्म ऐआ.
 ५, ३, २;—ना ऐ. ५, १८; तै. २,
 ४, ६, १०; ३, १, २, ३; १२, ३, ३;
 तैआ. ६, ७, १; जै. १, १, ४, ३;
 ३, ३, १;—नाः तै. २, ८, ८, ११; ९,
 ९; ३, १, २, २; ७, ४, १४; तैआ.
 १, ७, १; ४;—नाम् श. ७,
 ५, २, ३४; तैआ. ६, ६, १.

दुहितृ- -न्तः तै. २, ४, ६, १०;
-तरः श. १३, ५, २, ७, ८; -तरम्
ऐ. ३, ३, ३; ४, ७; श. १, ७, ४, १-
४; तै. १, ५, २, ३; तां. ८, २,
१०; जै. १७६; १९७; २०७;
-ता ऐ. ७, १३; शांआ. १, २;
श. १, ८, १, ८; ९; १२, ७, ३, ११; ११;
१४, ६, ३, १; ९, ४, १६; तै. २, ६,
१, २; ८, ७, ८; ३, १, ३, २; तैआ.
६, १२, १; मं. २, ८, १५; घ. १,
१; ४, ७; -ताऽइव श. १, २, १,
१७; का. २, १, ४, १६; -तुः ऐ.
६, १८; १९; सा. ३, ८, ४; गो.
२, ५, १५; ६, १; -त्रै शांआ.
१८, १.
दुह्यमान, ना- -न्म् ऐ. ५, २६;
श. ११, ५, ३, २, ५; तै. १, ४, ३, ३;
४; २, १, ७, १; ८, २; गो. १, ३,
११, १२; -ना ऐ. ५, २७; ७,
२; ३. दोग्धोस्(ः), दोग्ध- , दोग्ध-
दोहनीय- , दोहमान- , दोहयित्वा,
दोहित- , दोह्यमान- , अद्र.
दुड्(ळ)भ- -भः श. २, ३, ४, ४०;
का. १, ४, १, २९.
दुर्ध्व- -ह्यः तै. २, ५, ४, ५.
दुत्- -तः ऐ. १, २८; शां. ९, २;
२२, २; ३०, ६; श. १, ४, १, ३४;
५, ४; ३, ५, १, १६; २१; तै. २,
४, १, ७; ३, ६, २, १; ३, १, ७, ६,
४; तैआ. ४, २९, १; ३३, १, ४२,
१; जै. १३६; जैउ. ४, ४, १, १;
मं. २, ३, १७; -तम् ऐ. ४, ३१;
५, १७; शां. १, ४; २२, २; २६,
१३; शांआ. ४, १; ३; श. १, ४,
१, ३४; ३, ८; तै. १, २, १, १२;
२, ५, ८, ५; ७, १२, ६; ३, ५, २, ३;
६, ९, १; तैआ. ६, ३, १; तां. ११,
७, ३; जै. १३६; प. ५, १; ७;
गो. १, २, २३; -तम्ऽइव ऐ. ५, ५;
शां. २२, ९; -ता ऐ. ५, १८; -ताः

जै. ८७; -तान्, -तेभ्यः तै. १,
८, ३, ४; -तौ तै. ३, १, २, ११;
तैआ. ६, ३, २.
दूत-वत्- -वान् शांआ. ४, १.
दूतवती- -स्या शां. ९, २.
दूर्त्य- -त्यम् श. १, ४, ५, ४; तै.
२, ८, ६, ४; -त्याय तै. ३, ६,
८, २.
दूर्त्या- -म् तै. २, ५, ५, ५.
दूर्- -दुः श. १४, ४, १, १०.
दूर्- -रः जैउ. २, ३, २, ४; -रम् श.
९, १, १, २८; ११, ३, १, ७; १४,
४, १, १०; का. १, ४, १, ८; तै.
२, ८, २, ७; ३, १, १, ११; तैआ.
२, ४, १; जैउ. २, ३, २, ४; ३, १;
गो. १, १, ९; -रात् ऐ. ४, ३०,
ऐआ. ५, २, २; शां. २२, १; तै.
२, १, २, ९; ४, ७, ९; तैआ. २, ४,
१; १०, ९, १; जैउ. १, १, ६, १;
गो. २, ३, २२; -रे श. १, ६, १, २१;
२, ४, ४, १५; ३, ३, ४, २४; ५, ३,
१९; ४, ६, ९, १४; ७, ४, १, १२;
१०, ५, २, १७; का. १, ३, ४, ९;
तै. २, ४, २, ३; ७, १६, १; ८, ४,
८; तां. १, ७, ५; -रेऽइव ऐ. ३,
२४; श. ३, ५, २, १८; ९, ४,
२२.
दूर-क- -के ऐआ. ३, २, ४.
दूर-गा(√गा)- -गाः तां. १, ५,
१८.
दूरे(रेऽअन्त)-अ(न्त→)न्ता- -न्ते
तै. २, ८, ४, ८.
दूरे-अर्थ- -र्थः तै. २, ८, ७, ३.
दूरे-दूरा- -शौ श. ३, ३, ४, २४.
दूरे-देवत- -तः जैउ. १, २, ४, १.
दूरे-प(श्य→)श्या- -श्या तै. ३,
७, १२, ३.
दू(दुम्, रऽरा)-राध- -धः तां. २०,
११, ६.
दूर्(प→)पा- -पाः जैउ. ३, ६, ५, २.

दूरोह(√हृह्)- -हः ऐ. ४, २०.
दूरोहण- -गः शां. २५, ७; -गम्
ऐ. ४, २०; २१; ६, २५; शां.
२५, ७; ३०, ५; ९; श. ८, ५, २,
६; -णाऽम् ऐ. ४, २०.
दूरोहणी(य→)या- -या शां. २५,
७; -याः शां. २५, ८.
दूर्वा- -र्वा ऐ. ८, ५; ८; श. ७, ४,
२, १२; तैआ. १०, १, ७; -र्वाणाम्
तैआ. ६, ९, १; -र्व्वे श. ७,
४, २, १४; तैआ. १०, १, ८.
दूर्वाणूक- -कात् जै. १५०.
दूर्वेष्टका- -का श. ६, २, ३, २; ७,
४, २, १०; १९; २०; ५, १, ३८;
१०, ४, ३, १४; ५, ५, १०; -काम्
श. ७, ४, २, १०; ११; २०;
-कायाः श. ७, ४, २, १९; -कायै
श. ७, ४, २, २०.
दूर्वीका(√दुप्)†- -का श. ३, १,
३, १०.
√दृ, द्वियेत शां. २५, १३७.
√हृह्, दृंहति श. ३, ५, ४, २२; ६,
५, २, ११ दृंहति श. १, १, २, २२;
२, १, ७; १०; ११; ७, १, ११; ६, ५,
२, १२; १४; का. २, १, २, १५;
४, ५; ८; ९; तै. ३, २, ७, २; ६;
६; दृंहन्ते तै. ३, २, ७, ३;
दृंहन्तु शांआ. १२, १; दृहन्ताम्
श. १, १, २, २२; का. २, १, २,
१५; तै. ३, २, ४, ७; दृहस्व
श. १, १, २, १२, ८, १, ११; ३, ६,
१, १५; ६, ६, २, ६; का. २, १, २,
११; तै. ३, २, ३, २; ४, ५; दृंह
श. १, २, १, ७; १०; ११; ३, ५, २,
१४; ६, १, १८; ७, ४, २, ५; ७;
८, ३, १, ९; ७, ३, १८; का.
२, १, ४, ५, ८; ९; तै. ३, २, ७, २;
३; तां. ६, ४, २; दृंहताम् श. ८,
३, १, ८; दृंहामहै श. २, १, १,
९; का. १, १, १, ७; अदृंहत

†=श. १२, ४, १, ९; १२; 'दोष...' इति सुपा. । √दृ/दम् । =य. ३, ३६ । †'दृपिका' इति सा. । √कृ. द्वियेत?

तै. २, ८, ४, ३; अदृंहव् शा. ४, २, ४, १९; ११, ८, १, २; तै. १, १, ३, ७; अदृंहव् तै. १, २, १, ४; २, ५, २, ३; ७, १५, २; ८, ३, ८; अदृंहन्त तां. ८, ८, १३; अदृंहन् शा. ६, ५, २, ११; १४; अदृंहन् तै. १, २, ४, २; तां. ४, ५, ९; १२, १०, ६; जैउ. १, १७, ३, ६; ९; १२; दृंहित जैउ. १, १७, ३, ५; ८; ११; अदृंहीत् तै. २, ६, १०, ६; ३, ६, १३, १; अदृंहिः शा. ३, ७, १, १४.

दृहण- गेन तै. २, ८, ३, ८.

दृहित- तानि ऐ. ६, ७; गो. २, ५, १३.

दृहित्- ता तै. २, ८, ३, ८.

दृढ, दृढा (ळ, ळ) - ढः शा. १४, ३, २, २१; तै. ३, १, ५, ९; -ढम् शा. ६, ५, २, १५; तै. २, ५, ८, १०; ८, ३, ४; जै. १९९; जैउ. ४, ११, १, १३; -ढा तै. २, ८, ५, ८७; तैआ. ४, ४२, ३; ६, ५, २; जै. १९९ -ढानि ऐ. ३, ३१; ६, ७; तै. २, ४, ५, ३; गो. २, ५, १३; -ढे ऐ. ६, १६.

दृढ-च्युत्- त् जै. २०३. दार्ढच्युत्- गद्र.

दृढ-जयन्त- न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १. दार्ढजयन्त- गद्र.

दृढ-तर- -रागिऽइव गो. १, ३, ७.

दृढ(-ळ)-ता- -तायै ऐ. ६, १६.

दृढिष्ठ- ष्टः तैआ. ८, ८, १.

दृति- तयै जैउ. ३, ७, ३, २; -तिः शा. १, ६, ३, १६; तां. ५, १०, २; २५, ३, ६; जै. १६४; जैउ. ३, ७, ३, २; वं. २; -तिम् जै. १३०; १६४; -०तैः तां. १४, १, १२; -तेः वं. २.

दृतिवातवत्- -वन्तौ तां. २५, ३, ६.

✓दृप, दृप्यति ऐ. २, ७; दृप्यसि जैउ. ३, ६, १, ४; दृप्यामि जैउ.

३, ६, १, ४; द्रप्प्यति शा. ३, २, १, ९; अद्रुपत् ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; जै. १५१.

दृप्त- -प्तः ऐ. २, ७; गो. २, ६, १३; -प्तम् शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

दृप्त-बालाकि- -किः शा. १४, ५, १, १.

दृश- -वा शा. ५, ३, ५, २९.

दृश्(त्-→)न्ती(✓दृश्)- -न्त्यः शा. ७, २, ३, २.

✓दृश(→)पश्य, पश्यते तां. १६, ४, ९; १५, २; जै. १८३; जैउ. १, ९, ३, ५; १४, ४, ६; ३, ६, ९, ८; पश्यति ऐ. १, ६; ३, २२; ४९; ५, २२; ऐआ. २, ३, २; ६, १; ३, २, ४; शां. २, ७; शांआ. ४, १३; ५, ३; ६, १९; ११, ३; ४; शा. ४, ६, ७, ९; १०; ६, ३, ३, १६; ८, १, २, ३; ९, २, १, ६; ११, १, ६, २२; १४, ४, १, ५; ३, ८; ६, २, ५; ९, २१; ७, १, ९; १०; १६; १७; १९; २०; २३; ४०; २, २१; ३, १६; ८, ६, ३; तै. २, १, ८, ३; पश्यति शा. ४, २, १, १८; १०, ५, २, १५; १४, ५, ४, १५; ७, १, १५; २३; २, २; २८; तैआ. १०, १, ३; १०, १; ६३, १; तां. २०, १६, ६; जैउ. १, ९, १, ८; १३, १, ५; १८, १, ६; ५, ३; २, १, १, ९; १९; २, १, ७; ४, १, १०; ११; २१; ३, १, १, १६; ३, १५; ४, १०, १, ७; सा. ३, ४, २-५; ७, ३-६; ९, १; सं. ३; ५. १, ३; ४, ६; गो. २, १, १०; पश्यतः ५. १, ३; पश्यन्ति ऐ. ७, १३; ऐआ. २, ३, २; शां. ७, ६; १६, ५; शांआ. १२, ७; शा. ४, ६, ७, ९; १०, ५, ३, ६; १४, ४, २, १६; ७, १, १५; तै. १, ४, ७, ३; २, ८, ८, १; पश्यन्ति शा. ३, ७, १, १८; ६, १, ३, १९;

७, १, १, २०; ८, १, २, १; ६, १, १८; १०, १, १, ६; ११, ८, ३, ८; तैआ. ३, ११, ११; जै. १८०; जैउ. ३, ६, ७, १; ४; गो. १, २, ११; ३, १०; पश्यति शा. ३, ६, २, ४; पश्यति तै. २, ८, २, ६; तां. २१, १, १; जै. १४९; १५२; १५३; सं. १, ५, ५; पश्यामि शा. ३, ६, २, ४; ५; तै. २, ८, ९, ३; ३, १२, १, १; जै. १५२; १८१; सं. २, ५, १२; पश्यावः तां. २१, १, १; जै. १४९; पश्यामः शांआ. ५, ३; जै. ४७; १८८; ददर्श ऐ. ६, ३३; ७, १७; शां. २८, १; २; ४; ८; ३०, ३; ५; ९; शा. २, २, ३, ४; ५, १, ३; ४, ४, २, १४; ९, २, ३, ३; ११, ५, १, ४; १३, २, २, १४; का. १, २, ३, ३; ४, ३, ३; जै. ३५; २०९; जैउ. ३, १, ५, ४; गो. २, ६, १३; ददृशतुः ऐ. १, २१; ददृशुः ऐ. ६, ३४; शां. २८, १; शा. १, १, १, ७; ५, ३, ३; ७, २, २३; २, १, ४, १६; २, २, ९; ३, ३, ३, १६; ४, १, १६; ७, ३, २; ४, २, ४, १२; ५, ४, २; ६, ४, १; ११, ५, ९, ४; का. १, १, ४, १५; २, २, ६; २, १, १, १२; जै. १२२; गो. १, १, २३; ३, १७; ४, १५; २, ६, १४; द्रक्ष्यथ शा. ३, २, ३, ५; द्रक्ष्यामि शा. १४, ४, ३, ३०; पश्य ऐ. २, २०; ७, १५; तै. ३, ७, ७, १; तैआ. ४, २०, १; सा. ३, ४, ४; ५; पश्यतम् शा. ५, ४, १, १५; पश्यत ऐ. ८, ६; शा. ३, ७, १, १७; १८; ७, ५, १, २५; तै. २, ८, ९, ३; तैआ. १०, १०, ३; सं. १, २, १४; पश्यामि शा. ७, १, २, ११; जै. ५३; १८६; १९९; अपश्यत् ऐ. २, १६; १९; २०; ३, १९; ४९; ४, १०; २३; २७; ३०; ५, २३; ६,

†'दृ' मुपा. स्वरोऽशुद्धः । ष्सा. पुं. प्र. १, चिन्त्यम् । तस्यैव ऋ. (७, २७, २) व्याख्यानविरोधात् । मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

१८; ऐआ. २, ४, ३; शां. ४,
 ८; १, ३; १२, १; ८; २१, ३; २३,
 ४; २४, ५; २६, १२; २८, २;
 २९, १; शांआ. २, ७; १६;
 शा. ६, २, १, २; ४; ७; २७; ३३;
 ३, १, १; २; ७, ४, २, ६; २७;
 ८, ३, १, ९; २, ३; ७, १, २, १; ३, १, ४;
 तै. १, २, १, ४; २, २, २, २; अप-
 श्यत् शा. ३, ९, १, ४; ४, ५, ३, २;
 ५, ४, ३; ४; ५; ६, २, १, २; ४; २, ६;
 ३, २; ३, ८; ३, १; ५; १०; ३, १,
 १; ७, ४, ८; ७, ५, १, १, २; २, ३, ६;
 ८, ५, १, ६; ९, ५, २, १; १०, १, २,
 १; २, १, १; ४, ८; ४, २, १, ८; २, १;
 ५, ३, ३-७; ९; १, १; १, १, ६, १, ६;
 ४, ३, ५; ८; १, २, ८, २, १; १, ३, १, ७,
 १; २, ४, १; १, १, १; ४, १, १; ६, १,
 १; १, ४, ४, २, १; तै. १, १, ३, ५;
 ५, १; १०, १; ५, ४, २; ६, १, ७; २,
 ३; ४, १; ७, ७, ४; २, १, २, ८; ३, ७;
 २, १, १; २, १; ३; ४; ४, १; ७, २;
 १, १, १; ३, ७, १; ७, १, २; ९, १;
 १०, १; १८, १; ३, ३, ५, १; ८, १०,
 १; १, ५, १; १८, ६; ९, २, १; १०, १;
 तैआ. १०, १, ४; तां. ४, १, ४; ७;
 ७, ३; ६, १, १; ३, ९; ७, ५, १; १, १;
 ८, ८; ८, १, ४; ३, २, ३; ४; ५, ९; १, २;
 ९, ४; २, १; ९, १, ९; २, २, २; ४, १०;
 १, ४; ६, ७; १०, ३, १; १, ३, ९; ५,
 १, ४; ८, ८; १०; १, ४; १, २, ५, १, ६;
 १, १, २, ५; १, २, ६; १, ३, १०; १, ३,
 ५, २, २; २, ४; ६, १०; ९, १, ९; १, १,
 १०; १, ४; २, २; १, ४, ३, १, ३; १, ९;
 २, १, ५, १, ५; २, ५; ९, १, ६; २, ९; ३, ४;
 १०, ९; १, १, १, ९; २, ६; २, ८; ३, ७;
 १, २, ५; १, ५, ३, १, ३; २, ५; २, ०; ५,
 १, १; १, ४; २, ४; ८, २; १, ६, ४, ६;
 ५, २, ३; १, २, ४; १, ७, ५, १; १०,
 २; १, ८, १, २; ७, १; १, १, १; १, ९,
 ३, ८; ४, ७; १, ८, २; २, ०, ४, ५; १, ४,

५; २, १, ९, २; १, १, २; १, २, २; १, ४,
 ५; २, ४, १, १, २; जै. १, ८; २, ०;
 २, १; २, ५; ४, ०; ४, १; ४, २; ४, ३;
 ४, ४; ४, ५; ४, ७; ५, १; ५, २;
 ५, ३; ५, ४; ५, ६; ५, ७; ६, १;
 ६, ६; ६, ७; ६, ९; ७, १; ७, ३; ७, ६;
 ७, ८; ७, ९; ८, ०; ८, २; ८, ५;
 ८, ८; १, २, ८; १, २, ९; १, ३, ०; १, ३, ३;
 १, ३, ९; १, ४, १; १, ४, ५; १, ४, ९; १, ५, ४;
 १, ५, ८; १, ६, ०; १, ७, ०; १, ७, १; १, ७, ३;
 १, ७, ५; १, ७, ६; १, ७, ७; १, ७, ८;
 १, ८, ०; १, ८, १; १, ८, ६; १, ८, ८;
 १, ८, ९; १, ९, २; १, ९, ३; १, ९, ४; १, ९, ५;
 १, ९, ६; १, ९, ७; १, ९, ८; १, ९, ९;
 २, ०, १; २, ०, २; २, ०, ३; २, ०, ४;
 २, ०, ५; २, ०, ८; २, ०, ९; २, १, ०; २, १, १;
 प. ३, १; ४, ५; गो. १, १, ३; ५; ८;
 १, २; १, ६; २, २, ०; २, १, ५, ८; २, १,
 २; ७; २, १; २, १; १, ३; ३, ९; ५, ८;
 ६, १; अपश्यताम् शा. ७, ४, २,
 १, ६; तां. १, ९, ४, १०; २, ०, १, १,
 ३; जै. ३, ०; ८, ४; १, ४, ७; २, ०, ६;
 अपश्यन् ऐ. २, ३; २, ३; ३, १; ३,
 २, ७; ३, ३; ६, १, ७; ऐआ. २, १, ४;
 शां. ८, ८; १, २, २; शा. ३, २, १,
 १, ४; ६, २, ३, ९; ३, १, २; ७, ३,
 २, १, ०; ४, १, २, २; २, ४; २, ६; ३, ३;
 ३, ७; २, ३, ८; २, २, ४; ३, ३, ८; ४,
 १, ५; ५, १, ५; ७, ४, ६ तैआ. ३, १, ८,
 १; अपश्यन् शा. ३, २, १, १०; ३,
 ६; ८; ९; १०; १, १, ४, ३, १; ६, २,
 ३, ३; ७; १०; ३, १, ५; २, ९; ३,
 १, ५; १, ६; ८, १, १; २, २; ७,
 २, १, १; ३; ३, ७; ४, १; १, ३; ८, २,
 १, २; २, २; ३, १; ४; ७; ३, १, २; ४;
 ४, १, २; ५, १, २; ४; ३, ४; ६, १,
 २; २, ५; ३, ३; ८; १०; ७, ४, १; ३;
 ९, १, २, ३, ४; २, ३, ३, ७; ५, १, २, ९;
 १०, १, ३, ८; २, ५, १; २; १, १, १, ६,
 २, १-२, ४; १, २, २, ९; ३, ३, २;

२; ६-१०; ७, ३, ४; तै. १, ३, २,
 १; ४, १, ३; ९, १; २; ३; ५, ६, १;
 २; ३; २, १, ५, ३; २, ३, ४; ६;
 तैआ. २, ७, १; ९, १; तां. ५, ७,
 १, १; ८, २, ६; ६, ५; ९, १, १; १०,
 १, २, २; १, २, ५, २, ३; १, ३, ७, १, ०;
 ८, १; ४; ५; १, ९, १, ६; ५, २, ४; ९,
 ९; १, ६, ४, ३; १, २, १; जै. १, १;
 १, ४; १, ५; २, ०; २, २; २, ३; ४, ७; ४, ९;
 ६, ५; ८, ३; १, ४, ३; १, ५, ५; १, ८, ५;
 १, ९, १; १, ९, ३; जै. २, ३, २, ६;
 प. ३, ७; गो. १, ५, १०; २, १,
 ७; २, १, ३; ३, ९; ५, १, ५; अपश्यः
 जै. १, १, ५, २; अपश्यन् ऐ.
 १, १, ९; २, १; ६, १, ८; ऐआ. २, १,
 ६; ३, १, ६; शां. ८, ४; शांआ. ७,
 १, ९; शा. १, ४, ९; तैआ. ४, ७,
 १; अपश्यन् तैआ. ७, ६, ४; जै.
 ९, ०; १, ०, ०; १, ९, ९; जै. ३, ६, ९,
 १; २; अपश्याम शा. ८, ६, ३, १;
 अपश्याम तैआ. ६, १, २, १; जै.
 ६, ०; पुश्येत् ऐआ. ३, २, ४; शा.
 १, १, ५, २, १, २; पुश्येत् ऐ. ७, १, ३;
 ऐआ. ३, २, ३; ४; शांआ.
 ८, ७; ९, ८; शां. १, १, ३; ४;
 १, ३, १; शा. ४, ६, ७, ९; १, ०; १, ४,
 ७, १, २, ३; ३, १, ६; ९, ४, ६; तै. १, ५,
 २, १; ३, ७, ३, १; पश्येत् शा. १, ४,
 ५, ४, १, ६; ७, २, २, ८; जै. १, ६, ८;
 १, ९, ८; सा. २, ६, १, ०; प. ५, ८;
 पश्ये: शा. १, १, ६, १, २; पश्ये: शा.
 १, ४, ६, ५, १; पश्येयम् तां. १, ५, ५,
 २, ४; जै. १, ८, ०; सा. ३, ७, ३; पश्येम
 शांआ. १, २, ४; शा. १, १, ६, २, १-
 २, ३; तैआ. १, १, १, २, १, ३; २, ६,
 २; जै. १, ९, ९; पुश्येयम् तां. १, १, ६;
 अद्राष्ट जै. १, ८, ६; अद्राक् ऐ. १,
 ६; गो. २, २, २, ३; ३, ९; अद्राक्षीत्
 शा. ४, १, ५, ५; अद्राक्षु: ऐ.
 ७, १, ७; अद्राक्षी: शा. १, १,

† 'मः' इति मुया. चिन्त्यः ।

६, १, ८-१२; १४, ६, १०, ९;
 जै. १९३; २०५; अदृशम् ऐ.
 १, ६; २, ४०; ६, ३३; ऐआ. २,
 ४, ३; शां. ३०, ५; तै. १, १, ४,
 २; अदृशम् श. १, ३, १, २७^३;
 ११, १, ६, १७; १४, ४, ३, ८; तै.
 १, १, ४, २; तां. १२, ११, १०; ११;
 जै. १६; १७७; गो. २, ६, १; दर्शम्
 श. ११, ५, १, १; अद्राक्षम् शां.
 २, ७; श. १४, ६, १०, ९; अद्रा-
 क्षम् श. १४, ८, १५, ५^३; गो. २,
 २, २३; अदृशम् ऐ. २, २०; अद्र-
 क्ष्यन् श. ८, ३, ३, ७.
 दृश्यते ऐआ. २, ३, २^३; ३, २, ४^३;
 शां. ३, ६; ४, २; ३; शांआ. ४,
 १२^३; ८, ७^३; श. १०, ५, २, ३; तै. २,
 ५, ५, ६; तैआ. १, ३, ४^३; १२, १;
 १०, ११, १; जैउ. १, १, ३, ६; प.
 ५, १०; दृश्यते ऐआ. १, २, ३;
 शांआ. ८, ७^३; जैउ. १, ११, २,
 ४; दृश्यन्ते ऐआ. ३, २, ४; श.
 २, २, ३, ५; का. १, २, ३, ४; प.
 ५, ८^३; दृश्यो ऐआ. २, १, ३; श.
 १, ४, १, २९; ६, ४, ५; १३; १५; २,
 ४, २, ७^३; ११, १, ३, ३; तै. २, ७,
 १५, २; दृश्यो श. १, ६, ४, १५;
 १९; २०; २, ३, ४, २२; ४, ४, २०;
 ११, १, ५, १; ४; २, ५, ३; का. १,
 ४, १, १७; तै. २, १, २, ९; १०;
 ७, १२, २; जै. १०३^३; दृश्योऽइव
 श. ६, ४, २, ९; ११, २, ४, १-५;
 ७; १४, ८, १५, ४; तां. २५, ८,
 ४^३; ददृशे तैआ. १, ४, २; ११,
 २; दृश्येत श. ११, १, १, ४; प.
 ४, ६^३; दृश्येयाताम् ऐआ. ३, २,
 ४; दृश्येरन् प. २, १०; अदर्शि
 तां. १७, १, ११.
 दर्शयति श. ४, ५, ८, ५; १३, २,
 ७, १२; सं. २; दर्शयामि गो. १,

२, २०; दर्शयाञ्चकार तै. ३, १०,
 ११, ४; जै. ५३; १९४; १९८^३;
 दर्शयाञ्चक्रुः श. ११, २, ३, ७;
 दर्शयिष्यति जै. १९९; दर्शयेत् सं.
 २^३; दर्शयेथाः, दर्शयेथ श. १२,
 ६, १, ३९; अदीदृशत् तां. १२, ५,
 १४.
 दिदृक्षते श. ६, ३, ३, ८; दिदृक्षन्ते
 श. ३, १, २, १६; दिदृक्षन्ते श. १४,
 ४, १, २७; जै. १९९^३; दिदृक्षेत जैउ.
 ३, १, ५, ५; अदिदृक्षन्त जै. २०९.
 दर्श- दर्शत- दर्शन- दर्शनीय-
 दर्शयित्वा, दिदृक्षित्- दिदृक्षण्य-
 गद्र.
 दृश- -म् जै. ११२.
 दृशान- -नः श. ६, ७, २, २.
 दृशान- -म् श. ६, ३, ३, १९.
 दृशि- -शये तै. २, ८, ९, २; तैआ.
 ६, ३, २.
 दृशो शां. २५, ३; ५; ६; श. २, ६,
 १, ३९; ४, ३, ४, ९; ६, २, २; ६,
 ४, ३, ९; का. १, ६, १, २६; तै. २,
 ४, ८, १; तैआ. १, ११, ३; ४, ४, २,
 ५; तां. १, ३, ९; सं. २, ४, १४.
 दृश्यमान- -नः श. ६, ७, २, २;
 -नम् शांआ. ४, ८, ९; -नाः श.
 ३, ६, २, २६.
 दृष्ट, दृष्टा- -ष्टम् ऐआ. २, ४, ३;
 सं. २, ४, १२; गो. २, २, २३;
 -ष्टा तै. ३, १०, १, १; ९, ६; १०,
 २; -ष्टान् ऐ. ६, १८; गो. २,
 ६, १; -ष्टाम् तै. ३, ७, ५, ६;
 -ष्टे श. १४, ७, ३, ६.
 दृष्टि- -ष्टिः ऐआ. २, ६, १; शांआ.
 ५, ३; श. ११, १, ६, १७; तां.
 १२, ५, १४; -ष्टिम् श. ११, १,
 ६, १७; तां. १४, ११, १९; -ष्टीः
 शांआ. ११, ३; -ष्टेः श. १४, ६,
 ५, १; ७, १, २३; ३, १६; -ष्ट्यै श.

३, २, ३, ७.
 दृष्ट्वा ऐ. २, १^३; ३, ४८; ५, ३३;
 ६, ३४; ७, २७९; ८, २८^३; ऐआ.
 २, ४, ३; ५, ३, ३; शां. २, ९; श.
 १, ६, ४, १४; ३, २, २, ५; ३, ७;
 ६, ३, १, १३; ४१; ११, १, ४, १;
 ६, १, २^३; ७; २, ४; १४, ७, १, १७;
 ४०; तै. २, ६, २, ३^३; जै. १५९;
 १८१; १८८; सा. २, ४, ४; गो.
 १, ३, ३. द्रष्टव्य- द्रष्टुम्, द्रष्टृ-
 अद्र.
 दृष्टुद्- -दः तै. ३, २, ६, ४; -दम् श.
 १, २, १, १५; का. २, १, ४, १३;
 -दि तै. ३, ७, ६, २१; -दे का. २,
 १, ४, १४.
 दृष्टुपल- -लाभ्याम् श. १, १, ४,
 ७; २, १, १७; २०; २, २, २, १;
 ४, ३, ४, १; ११, १, २, १; का. २,
 १, ४, १६; -ले श. १, १, १, २२;
 ४, १३; २, १, १; १४; १७; २, ६,
 १, ९; २, ५; का. १, ६, १, ७; २, ३;
 २, १, २, १; ३, १६; ४, १, ११; १६;
 -लेन का. १, २, २, १; २, १, ३,
 १२; ४, १९; २, १, ८.
 दृष्टुद्वती(-द्व+मलुप)- -त्याऽइव तां.
 २५, १०, १४; -त्याः तां. २५, १३,
 २; ४; -त्यै तां. २५, १०, १५.
 √दृ, दर्पीष्ट श. ४, ६, ९, १४.
 दीर्यते तां. ९, ६, ३; ४; ८; दीर्येत
 श. ४, ५, १०, ७^३; तां. ९, ६, १.
 दीर्ण- गद्र.
 देदीयितवै(√१दा) श. ५, ३, २, ६.
 द्वेय,या(√१दा)- -यः तै. २, २, १, ५;
 तां. १८, १, २२; २, १२; जै.
 १४३^३; प. ४, १; -यम् श. २, ३,
 ४, ६; का. १, ४, १, ५; तै. १, १, ६,
 ११; तैआ. ७, ११, २; ३^३; तां. ६, ७,
 १४; १५; २०, १५, ९; १०;
 ११; प. ४, १; गो. २, ३, १७;

† 'ददर्श' पाठान्तरम् । ‡ =क्र. ७, ७६, ३; =दृश्ये इति पा. § 'दृश्ये' इति मैस्र. पूर्वत्र कालि. मुपा. बोभयत्र चिन्त्यः । § 'दृष्टुवा' इति अज. मुपा. प्रामादिकः ।

-या तां. ६, १, ५; -या: तां. ९,
५, १०; ९, १५; २०, १५, १३;
-या३: जै. १४३.

देव(√दिक्)- -०व ऐ. १, १३; १६;
२२; २६; ३०; ४, ३०; ५, २; ८;
१६; १७; २१; ६, ७; २३; ७, १६;
२०; ३४; ऐआ. १, ५, ३; शां. ७,
१०; ८, १; ९, ५; १९, ९; २०, २;
२२, ५; २४, ५; २५, ९; २६, ८;
१७; शांआ. २, १८; शा. ३, ६,
३, १८; ७, ३, ११; ८, ३, ३७; ४,
४, ५, २, १; ६, ६, ७; ५, १, १, १४;
१६; तै. ३, ७, ६, २; -०व शा.
१, २, ४, १६; १७; १९; ४, १, २, ७;
५, १, १५; ७, ४, २, १; ८, ३, २, २;
९, २, २३; २, ५, २, ४७; ३, २, २,
२४; ४, ३, १८; ६, ३, ११; १९;
४, ७; १६; ४, १, ३, १८; २,
१, २, ३; ४, १, २; ४, १, ६; २, १, २;
४, १, १; १३; ५, २, २; ६, ६, ६; ५,
४, ३, १४; ६, ३, १, २०; ४, ३, ४;
११, ५, ९, १२; १२, ४, ४, १; ७,
३, १, २; ९, २, ४; १३, ४, २, १०;
५, १, १, १; ६, २, ९; १४, १, ४, १, १;
२, २, ४, २; ८, ३, १; का. १, ५, १,
३८; २, २, २, ९; १०; ११; तै. १,
४, २, ३; ४; ८, १-३; २, ४, १, ४;
७; ५, ५; ६, ३; ४, ७, ४; ७, ८, ६;
६, १, ३; ६, ३, ४; ६, ३; ७, १, २, ६;
१५, १; १६, २; ४; ८, १, ३; ४, २,
३; ४; ३, २; ६, ९; ३, २, ९, ३; ३, ९,
६; ५, २, २; ७, ५, १, २; १३, १;
तैआ. १, ८, १; ८; ४, ३, ३; ६, २;
७, ३; १०, ५; ११, ८; ५, ३, ९, ५,
३; ६, ७, ९, १०; १०, १, २; ७, ४, १;
१०, १०, २; ११, १; ४९, १;
तां. १, ६, ४; ५; ९; ११; ११, ३,
१; १४, ११, १; १५, ५, ३; २१,
१०, १३-१६; २२; २४, १८, ८;
जै. १२३; सा. १, ७, ४; ८, ७; मं.
१, १, १; गो. २, १, ४; २, ४, ३, ४,

९; ५, १३; -व: ऐ. १, १३; २२;
२८; ३०; २, २; ३४; ३, २, ९;
३३; ३४; ३५; ४, १०; ३२; ५, ८;
१३; ऐआ. २, ३, ४; शां. ६, ५;
६; ९; ७, १०; ८, ७; ९, ५; २०,
३; ४; २१, ३; २२, ५; ९; २३, ३;
८; २५, २; ९; २७, ५; शांआ.
१, ५; ६; शा. १, १, ४, २, ३; २, १,
१९; २, १; २, १, ४; ३, २; ५, १, ५;
७, १, ४; १६; ३, १, २; ८; ४, ३;
८, २, १, ५; ९, १, १, ९; २, २, ३,
२, ५; ३, १, ३, २, २; २, २, २, ५; ३,
३, ४; ४, ३, १, ३; ६, २, २०; ३,
१, ९; ७, १, १, १; ९, २, १, १;
३, १, ४; ४, २; १७; २, ४; ४, १,
१, १, १; २, ५, १, ५; ४, ४, ९; ५, १,
४, ४; २, ४, १, ३; ३, ३, ७; ६, १,
३, १, ६; ३, १, ८; १, ९; २, ०; ४,
२, ६; ३, १, ०; ५, ४, १, १; ९, १, १,
६; १, ५; २, २; २, ५; २, ३, २, ०; ५,
१, ६, २; १०, १, ३, ८; १३, २, ७,
१, २; ४, २, ७; १, ०; ५, १, १, १; १४,
१, ३, १, ३; ४, ४; ८; १, १; ६, ९,
१०; १०, ४; ७; १०; १, ३; १६; १, ९;
७, १, १, ४; का. १, १, २, ६; २, ३,
२, २; ६, २, ४; २, १, ३, २, ४; ४,
१, ८; १, ९; २, १, १, १; १, ६;
तै. २, ४, १, २; १, १; ३, ५; ५, १, १;
५, ४; ६, ७, २; ८, ४, ९, १; १०,
५; ६; १, ४, ४; ५; ६; १, १, १, ८,
१; २; २०, ४; ५; ७, १, २,
३; ८, २, ८; ३, ३; ४, ३; ५, ५; ६,
१; ३, १, १, १; ९; २, १, ४; ५, २;
५, १, १; ६, ४; ८, ६; ३, ७, ६; ५, ९,
१; १०, ५; ६, १, २; २, १; ३; ३,
१, ४; ४, १; ५, १; १, १, ४; १, ३, १;
१, ४, २; ३; १, ५, १; ७, ७, १, ४; १, ३,
४; १, २, ३, १; ९, १; तैआ १,
५, १; ८, ३; ३, १, १, १; १, ३; १, ४;
१, २; ४, ३, २; ५, १; ७, २; ४; १, १,
८; ५, ३, ६; ४, ४; ६, ९; ९, १, ०;

६, १, २; ४, २; ५, १; २; १०, १, ३;
१६; १०, २; ३; तां. १, १, २; ८,
१, ५; १७, १, १०; १, २; १८, १, ४;
२१, २, ९; जै. १, २; २, ०; जैउ.
१, १, १, २, ३; ३, १, २, २; ५; ६;
७; ९; ४, ५; ८; २, ५, १, २; ५, १,
१, ३; १, १; २, ५; ८, ३; १, २; ७,
३, २; ४, ५, १, १; ७, २, १०; १०,
१, १; मं. १, २, ३; ४; ४, ९; गो.
१, १, १, ५; २, ९; २, १, १; १, २; १, ६;
४, ८; १, ०; २, २, १, २; ४, ७; ९;
-व: ३इव शा. ७, २, १, २०;
-वम् ऐ. १, १६; १, ९; २, ८; ५,
१, ३; १, ८; २, ५; ६, १, १; ऐआ. २,
३, ४; शां. ८, १; ९, २; २०, २;
३; ४; २१, २; ३; ४; २, ३, ८; २, ६,
१, १; २, ७, २; शांआ. ८, ५; शा.
१, २, ४, १, ६; ८, २, १, ५; ३, २, ४,
२, ०; ३, २, १, २; ८, ४, १, ३; ४, ३,
४, ९; ६, २, २; ७, ३, १, ३; ९,
१, १, २; १, २, ९, २, ८; १, ३, ५, १,
१, १; १, ४, १, ३, २, १; ३, १, २, ८; ४,
२, १, २; ७, २, १, ८; का १, ६, २,
६; तै. १, ४, १, ०, ९; २, ४, १, ४;
४, ९; ५, ८, ४; १, ०; ६, ६, ४; ७, १;
५, ८, ३; १०, १; २; ४; ५; ६;
१, ४, १; ५; २०, १; २; ३;
४; ५; ८, १, १; ३; ४, ४; ३, १,
१, १; २, १; ८; ५, ९, १; ६, २, २;
३, ४; १, ३, १; १, ४, १; २; ७, ९, ७;
१, १, ५, १; २; ३; १, २, ३, १; ४; ५,
६; तैआ. ६, ३, २; १०, १, १, १;
तां. १, १, २; १, ४, ८, १; ९, १, २;
जै. ७; १, २, ७; १, ४, ६; जैउ. ३, ७,
१, ८; मं. १, २, ३; ४; प. ५, १;
६; गो. १, १, १; २, ९; २, १, २;
४, ८; १, ०; ५, २, १; -वम्-३वम्
ऐ. ५, ६; -वयो: शां. २, ५, २;
२, ६, ८; तै. २, ८, ९, १; गो. १,
४, ८; १, ०; -वस्य ऐ. ४, ३, २,
५, २; ५; १, ९; ८, ७; १, ३; १, ८;

ऐआ. १, ५, ३; शां. २, २, ६,
 १४; १९, ९; २०, ३; २१, २, ४;
 २२, २; शांआ. २, १८; ९, १;
 शा. १, १, २, १७; २, २, १; ४, ४;
 ७, ३, २०; ४, १३; २, १, २, १०;
 ३, ४, ३८; ३९; ६, २, ५, ७; ३, १,
 ४, १८; १९; ५, ३, १२; ४, ४; ६, १,
 ४; ७, १, १; ४, ३; ९, ४, ३; ४, ३,
 ५, ७; ७, १, ५, २-५; १, ५; २, २,
 १३; ४, १७; ४, २, १०; ६, ३, १,
 १४; १६; १८; ३८; ४, १, १; ६,
 १, २, १; ८, ४, २, १०; ९, १, १, ९;
 १०; २२; ३, ४, १७; १२, ८, ३,
 २९; १३, १, ८, ८; १४, १, २, ७;
 ३, २, १; २, २, ३८; ९, ३, १२;
 का. १, ३, १, १४; ४, १, २, ७; २८;
 ६, २, ३; ४; २, १, २, १३; २, १,
 १; २, ३; तै. १, ३, ६; १; ८, २;
 ५, १, ३; ३, १; ७, १, ९; २, ४, २,
 ३; ५; ६, ५, २; ३; ७; ८, ६, ३; २,
 २, १; ३, २, २, १; ४, ५; ५, ९; ६,
 ३; ८, १; ९, १; ८; ६, १०, २; ७, ७,
 १४; ८, ३, २; तैआ. १, ११, २;
 ३; ३, १०, १; ४, २, १; ३, २, ५,
 ३; ८, १; २०, १; ५, २, ५; ७, १;
 ६, ३, २; ४, २; ९, २; १०, २, ७, १;
 तां. १, ८, १; जै. ७; ९; १३, ९;
 जैठ. ४, १२, २, २; ३; ४; जैआ.
 २, ९, १; आ. २, १९, ६; मं. १,
 ६, १८; २९; दे. ३, २, ५; गो. १,
 १, ३, २; ३, ५; ४, ८; ४, १०; ८; २,
 १, २; २, १०; १, ५; ५, ८; -वस्य
 -वस्य तै. २, ४, ३, ६; -वा शां. ८,
 ७; तै. २, ६, १०, ४; १४, ३; २०, ३;
 ३, ६, १, ३, १; १४, २; मं. १, ५, ९;
 -वा: शा. १३, १, ६, २; ४, २,
 १६; तै. २, १, ३, २; ५, ६, ५;
 ३, ७, ४, १; ५, १; ४; ६, ३; १२, १;
 ८, ९, ३; ११, २, १; शां. १६, ४;
 २३, २; -वा: तै. २, ४, ४, ८; ९; ८,
 ७; ५, ५, १; ६, ६, १; ७, ७, ५; ८, ६,

५; ८, ७, २; ८, ७; ९, ८; ३, ७, ५,
 ४; ६, ५; ७; १२; १६; २, ४; ७, १, १;
 ११, २; १२, १; ९, ४, ८; तैआ. १,
 १, १; २०, १; २, १, ३; २, ३, ७; २, ३,
 १; ५, २; ६, २; ७, १; ३, १, ४, ४; तां.
 २१, १०, १, ७; गो. १, ३, १; ४, १, ७; ५,
 २, १; -वा: ऐ. १, २; ६; ७; ८; ९; १०;
 १२; १, ४; १६; १, ७; १८; २, ३;
 २, ४; २, ५; २, ७; २, ९; २, १; २, ३;
 ६; ७; ८; १, १; १, ३; १, ५; १, ६; १, ७;
 १, ८; १, ९; २, २; २, ३; २, ५; २, ६; २, ७;
 ३, ६; ३, ७; ३, ८; १, १; १, ५; १, ७; १, ८;
 २, ०; २, १; २, २; २, ५; २, ६; २, ७;
 २, ८-३, ०; ३, ३; ३, ९; ४, २; ४, ३;
 ४, ५; ४, ६; ४, ८; ४, ९; ४, १; ५; ७;
 १, ८; १, ९; २, ४; २, ५; २, ७; ७, १;
 ९; १, १; २, ४; २, ५; ३, २; ६, १; २;
 ४; १, ४; १, ७; १, ९; २, ०; २, ४;
 ३, २; ३, ३; ३, ५; ३, ६; ७, १, १; १, ३;
 १, ६; १, ७; २, ४; ३, ०; ८, ६; १, २;
 १, ४; १, ७; १, ९; २, १; २, ४; २, ६;
 २, ७; ऐआ. १, १, ४; २, १, ३; ४;
 ५; ८; २, २, १; २; ३, ८; ४, ३;
 ६, १; ३, १, ६; ४, १, १; ५, १, १;
 ४; शां. १, १; २; २, १; ७; ८; ३.
 १; २; ४; ८; ४, १; ४; १, ४; १, ४; १, ५,
 २; ६, १; ३; ७, १; २; ३; ५-७;
 ८, १; २; ८; १, ३; ४; १०, ३; ६;
 १२, २; ५; ६; १, ३; १, ३; १, ३;
 ५; १, ५, १; २; १, ६, ३; १, १; १, ७, ३;
 १, ८, ६; १; १, ९, ५; २, ०, १; २, १, १;
 २, २, १; ३; ५; ६; ७; ८; २, ३, २;
 २, ४, १; ८; २, ६, ७; १, ३; २, ८, १;
 २, ९, १; ३, ०, ७; शांआ. १, ४; ५;
 ७; ३, ६; ४, १, ४; ५, ३; ६, २, ०; ७,
 १, ५; १, ६; १, ८; १, २, ४; १, ३, १; शा.
 १, १, १, ४; ५; ७; १, ७; २, ३; १, ७;
 २, १; ४, १; २, १, ६; ३, १; ५; ६;
 ४, ८; ९, १, ३; १, ७; १, ८; ५, १; ३;
 ५; ९; १, ८; २, ४; २, ५; ३, १, ५; ३, ८;
 १, ३; १, ६; ४, १, २; २, ३; ४, १, २, ३;

२, ७; २, ८; ३, ४; ३, ५; २, १; ५; १, ४;
 १, ७; ४, ८; ५, १, ३; ५, १, १, ७; २, ६;
 २, ३; ६; १, ८; २, ०; ३, २-५; ९-
 १, ३; २, १; २, ३; २, ४; ४, ६; १, १; ६,
 १, २; ७; १, ०; २, १; २; ३; ३,
 ७; १, २; १, ५, २, ३; २, ८;
 ३, ६; ४, १-५; १, ७; ७, २, २, २;
 २, ४-२, ६; ३, १; २; ४, ५; ७; १, १;
 १, ५; २, २; २, ६; ४, ३; ४; २, २; ८, १,
 ३, ७; २, ८; १, ०; १, ४; ३, ८; १, ०;
 २, ५; ९, १, ३; १, ०; १, १; १, २,
 २, ८; ३, ४; ३, ५; ३, १, १; १, ४; २, १,
 १, ८; १, २; १, ७; १, ९; ३, १; २;
 ४; ४, १; ७; ९; १, ६; २, २, ३; ६;
 ८; ९; ३, २; ३; ४, १, २; १, ८; ३, १,
 ७; १, ९; २, १, ६; १, ८; ३, ६; ७; १, ३;
 ४, १-३; ४; १, ६; ४, १, १, ०;
 १, १; २, ६; ३, २; ३; ५; ६; ८; १, १;
 १, २; १, ४; ४, १, ३; ५, २, ४; ३, १;
 २; ४; ४, १; १, १; ६, १, १; ३; १, १;
 २, १; २; ३, ४; ४, १; ३, १, १, १;
 ६-८; १, ०; २, १, ४; १, ८; २, १; ३, ३,
 ४; १, १; २, ५; ४, ३; २, १, १, ८; १, ९;
 २, २; २, ३; २, २; १, १; १, ३; १, ८;
 २, २; २, ८; ३, १; ६; ४, १; २; ४; ६;
 १, ०; २, १; २, २; ३, २, २; ३, १, ६; ४,
 २; ६; २, ०; ४, १, १, ६; १, ७; ३, ४, २,
 १; २; ५; ६; ८; ९; १, ३; १, ४; १, ५;
 १, ६; ३, १; ३; १, ५; ४, ३-६; १, ६;
 ५, १, ७; ९; २, १; २, २; ३, १; २, ९; ३,
 ५; १, ५; ४, २; ३; ६, १, १; ८; ९; २, ६;
 २, ७; २, ८; २, ९; २, २; १, ०; १, १;
 १, ७; १, ९; २, ५; ४, ८; २, ६; ७, १,
 २, ७; २, ९; ३, ०; २, २; ३, २; ३; १, ०;
 १, १; १, ३; ८, १, १, ६; २, १, ७; ३,
 १, १; १, २; २, ८; २, ९; ९, १, १, ३; १, ४;
 १, ६; १, ८; २, ६; ७; १, २; १, ४; ३, ८;
 ९; १, ०; १, ९; २, ८; ३, ०; ४, १; ६;
 १, ३; २, ०; २, २; ४, १, १, ६; १, ९;
 २, १; २, ५; २, ५; ७; ८; ३, १; २; ५;
 ७; ८; ४, ८; १, ०; ५, १, ३; १, ४;

२, १, ५, ३, ६; १४, २, ३, ८; ११;
 ३, ८; ४, ११; १२, १९; २४, ५, ५;
 ७; ३, १, १०-१२; १३, २६; २,
 ५; १२; १३; ३, १६; ४, २, ४, १४;
 २०; ५, १; २; ४, १, १०; १३;
 १६; १८; २, ७; १३; १६; ३,
 १; ३; ४; ४, १०; १३; ५, १, १;
 ३; ८; १०; ४, १; ७, २; ६, ४, १;
 ६, १; ७, ६; १३-१५; ८, १८;
 ९, १; ५, १, १, १, २; २, २; १३;
 ४, ९; २, ४, ३; ६, ७; १४; ५, १;
 ५; ९; ३, ३, १२; १३; ४, ३;
 २३; ४, २, ३; ३, १९; ५, १, १०;
 २, १०; ४, १२; ६, १, १, २; ७;
 ११; २, ३; १०; १२; २१; २२;
 २६; २७; २८; २९; ३६; २, २,
 ७; १२; १७; ३, १, ७; ८; १०;
 ३, १, १; ५; ८; १५; १६; १७;
 १८; २२; २९; ४०; २, १; ३, १;
 ५; ७; १०; १२-१५; २१; २४; ३६;
 ४, १, १; ४, ५; ४, १; १९; ५, १,
 ४; २, ६; ११; १४; १६; २०; ३, ३;
 ११; ४, १; १७; ६, १, १२; २, ७;
 ११; ३, २; ११; ४, ६; ७, १, ५;
 ६; ७; १२-१५; २२; २३; २,
 ३; १०; ११; ३, १; १४; ४, ६; ८,
 १, १, ५; ४, ५; ७; ११; १३; २, १;
 ७, १, १, २४; ४, ३; २, २, ४; ६; ८;
 १०; ११; २, १, १; ४; ५; १७;
 २, २; ७; १०; १८; ३, १; ७;
 ४, १; ७; १३; १९; २६; ३, १,
 १६; २, ६; १०; १४; १८; ४, १, ३;
 १०; १३; १६; १८; २२; २५; ३३;
 ३७; ४२; २, १२; १३; २१; ३३;
 ३४; ३९; ४०; ५, १, २०; २१;
 २२; २४; २, ५; ३६; ५२;
 ८, २, १, १; ७; २, २; ४; ३, १;
 ४; ३, १, १; ३, ८; १२; ४, ७; ९;
 ४, १, १; ४; २, ५; ३, २; ४; ३; ५,
 १, १; ७; २, १; ८; १६; ३, ४; ६, १,
 १, २; ५-९; १०; १५; २१; २३;

२, १; ४, ५; १३; १९; ३, १; ३; ८;
 १९; २३; ७, १, ६; ९; १३;
 २३; २, १९; ४, १; ७; १७; १८; २,
 १, १, १; २; ६; ७; २७; ३२; २, १;
 १०; १३; १६; १७; १९; २०; २२;
 ३२; ३३; ३६; २, १, १२; १४;
 १५; २, १; ४; ७; ३, ३; ४; ७; ८;
 ९; १०; १३; २३; २९; ३०;
 ३५; ३६; ३७; ४२; २, १; २; ६;
 ७; ३, २; ३; ८; १४; ४, ३; ६;
 १६; ४, १, १; ५; २, ९; १; १४;
 १६; १८; ४, ९; ५, १, ७; ११ ४;
 १६; १८; १९; २०; २१; २३-
 २८; ४७; ५५; २, ४-७; १०; १५;
 १०, १, ३, ३; ६; ८; ४, १२; १४;
 २, १, ८; २, १; २; ३; ३, ३; ५, १;
 २; ३, २, ९; ५, १; ३; ४, १, १; ९; १२;
 ३, ३; ५; ८; ११; ४, ५; ५, २, ९;
 १४; २०; ४, ३; १४; १५; १७;
 १८; ६, १, १०; २, २; ११, १, १,
 ५; २, १२; ३, ५; ७; ६, ७; २६-२८;
 ८, १; २; २, २, १; २; ३, ६; ७, २४;
 २६; ३०; ४, २, १६; १७; २, १, ५, ५,
 १२; ८, ५; ९, ३; ४; ६, २, ४; ३,
 ४; ५; १०; ८, ३, ३; १२, १, २,
 १; ३, १७; २, २, ७; ८; ३, १; ९;
 ३, ३, १; २; ५; १३; ४, ८; ११; ४,
 २, २; ९; १०; ४, २; ४; ६; ७; ६;
 १, १९; ३; ७; १, १०; ८, १, १; ३,
 २६; २८; २९; ९, २, २; ३, ९; १३,
 १, २, ८; ३, ३; ४, १; ७, २; १, १;
 ३, १; ६, ८; ७; ३; ८, १; ११, २; ३,
 १, १; ४; ४, ३, १४; ५, १, १४; ३,
 १-४; ४, ६; ७; १, ३-६; ८, १, ५;
 २, १; १३, १, १, १; ७; ११; १२;
 १३; १६; १७; ३; २, १, ५; १६; ३,
 १४; २९; २, २, १-३; ३; ४; ४;
 ४९; ३, २, २२-३०; ४, १, १; २;
 ८; १९; २, १२; २२; २, १; ३; ४; ५,
 १, २; ४, ५; ६; ५, १, ५; ६, ८,
 ९; ९, १; २; ३; ९; ११, २; ७, १,

२२; २, २०; ३, ६; ७; ८, २, १; २;
 ६, २; ९, १; ९, १, १२-१७; १९; ३,
 २; का. १, १, ६; २, ९; १०;
 ११; १२; ३, १; ३; ४, १; ६; ८
 ९; १५; २, २, १; ५; ६; ९; ३,
 २; ४, १३; ३, १, ३; १२; २, २;
 ३; ६; ७; ८; ११; १२; ३, १; ६;
 ४, ९; ४, १, १; २; ३; १३; २, ६; ५,
 २, १; २; ४; ३, १; १०; ६, १, १; २;
 ८; २, १; ३, ४; ४, १; २; ३; ५;
 २, १, १, ४; ६; १२; २, ५; १४;
 १५; ३, ८; ४, ४; २, १, ५; १९;
 २०; २, ६; ७; ८; १०; १३; १;
 २, ५; ८; ९; १३; १७; २१; २२; ४,
 ५; का. १, १, १, १; २; २, ३; ३,
 १०; ४, ५; ६, १; २; २, १, १२;
 १८; ४, १; २; ३; ६, १; ६; ३, १,
 १; २, १; ३; ५; ६; ३, १; ६; ७०,
 १; ५; ४, १, १; २; ३; ४; ५; ८; ३; ६;
 ९, १; ३; ४; १०; ३; ५; ५, १, ५;
 २, ३; ३, १; २; ३; ६, १-४; ९,
 १; २; ४; ५; ६; ११, ३; ६, १,
 १०; २, २; ७; ६, १; ३; ४; ५;
 ७, २; ३; ८, २; ५; ९, १; ७, १, २; ३;
 ४, २; ८, ३; ८, ३; ३; २, १, ४, १;
 ५, ३; १०; १०, २; २, २, १; ३;
 ५; ५, १; ६, २; ७, २; ३; ८, १; ४; ५;
 १०, १; ४; ५; ११, ५; ३, ५, ४;
 ८, ३; ११, १; २; ३; ४; ४, २, ९;
 ४, ५; ६, ४; ८; १०; ८, ५; ५, १,
 २; २, ४; ५, १; ६, ३; ८, ४; १०;
 ६, ५, ७; १४, ६; १५, २; १८, १;
 ३; १९, १; २; ७, ५, १; ८, १; २;
 १२, २; ६; १४, २; ३; १५, ५; १६,
 १; ८, २, १; २; ३, ५; ४, ४; ६; ५,
 १; ६, २-४; ८, ४; ५; ७; १०; ९,
 ३; ५; ३, १, १, ४; ७; ११; १२;
 २, ४; ६-९; ११; ४, ७; ११;
 ५, ५; २, ३, ८; ५, ८; ८, ९-१२; ९,
 २; ४; ६; ३, २, ३; ५, १; ७; ८; ८,
 ५; ९, ८; १२; ११, १; ५, ८, ३;

१०,४;५;१३,३;६,३,२;४; ९,१;
 १५,१; ७, ५, ११; ६, ३; १६;
 २१; ९,२; १०, २-४; १२, ५;
 १४,२;८,३;४; ४,२;७,२;३;९,
 ३; १०,४; १४, १; ६; १७, ५;
 २२,१; ९,३,३; ६,४; ८,१;१०,
 १;११,२; २२,१;२;३; १०,३,
 १; ६,१; ९,१४; ११, २,४;३,
 १; ६, १; १२, १, १; २,१; ३,
 १-३; ४, १; ५, १०; तैआ. १,
 ७,५; ९,३; ६; १३, २; २७,१;
 २, १,१; २;३,१; ९,१; ११,१;
 १५,१; १८,१; ३, ८,२; ११,५;
 ९;१३; १२,३; ४;७; १३, २;
 १४, ३; १५,१; ७, १,१; २,२;
 ७, १,१-३; ६;२,७;६,१०; ७,
 १२; ८, ८; १३; १०,१; ११,३;
 ६,१,१४; ७, ५,३; ८,३,१; ५,
 १; १०,१,१;४;१०; २१,१;६२,
 १;६३, १; तां. २, ६, २; ७,२;
 १२,२; १५, २; ३, २,२; ५,२;
 ७,२,२; ३,२; ५,२; ३; ९;४,६,
 १३;१०,१;१,२,९; १०;५,१५;
 ७,१; ११; ६, १,१०;५,१; १०;
 १२; ६, ८; ७,५; १८; २४; ९,
 १६; ७, ४,२; ७; ५, ६;७;२०;
 ७,१७; ८,२; ९, १६; १०, १०;
 ८,२,८;३,१; ३;५; ४, १; ५;
 ६;९; ५,७;११;६,१; ५;६;८,१;
 ९,२;६; १५; ९,१,१; २,३; ९;
 ११; ५,४; १०, ७,२; १२, २;
 ३;४; ११, ५,६;९; १२, ३,१०;
 १३; १४; ५,२३; ९,२१; १०,
 ६;२४;१३; २७;२९; ३१; १३,
 ३, २४; ४,८; ६,७; ७,१०; ८,
 १;४;५; १७, ३,१०; २४; ४,७;
 ८,६;९,१०; २६;३६; ४०; १७,
 १,६; २,७; ३, २३; २९; ३६;
 ९,११; १४; ११,५; १६, २,२;
 ३; ३,२; ७,२; ११, ९; १२,७;
 १४, ४; १७, १, १; १३, १८;

१८, १,२; ५,९;१७; २,८;५,२;
 १९,७,१; ११,६; २०, १,३; ३,
 २;४; ६,१; ८,१; १५, १; २१,
 ४, २; ४; ८, २; १३, २;
 २२,८,४; ११,२;६; १२,१;१४,
 २;५; १७,२; २३,६,२; १२,२;
 १६,२; १९,२; २७,१,९; ६,२;
 १९,२; २५,५,३;८,२; १०,११;
 १३,३; जै. ५;९;११;१४; १५;
 १९;२०; २२; २३;२६; ३२;
 ३४;३७;३८; ४६; ४७; ४८;
 ४९; ५१;६३; ६५; ७४;७८;
 ८१;८१;८४; ८६; ८८; ९२;
 ९६;९७;९८;९९;१०६; १०८;
 ११२;११५;११७; १३१;१३२;
 १३३; १३६; १३९; १४१;
 १४२; १४३; १५५; १६१;
 १६५;१६८;१७२;१७४;१७५;
 १८२; १८५; १८६; १८७;
 १८८;१९१;१९३;१९८;२००;
 २०४;२०७;२११; जै. १, १,
 १,२;२,१,२; ९;२,२; ३,४,१;
 ४,१,२; ५;२,१;३; ७;९; ४, २;
 ६,२,७;८; ११,२,५;६; १३, २,
 १;४;७;१५,४,१; ४; १६,१,१;
 २,३;१८,३,८;९; ५,१; २,१,२,
 ४;२,१,४; ३,१,१; ४,१, २; २,
 ५;१०; ५,१,१;३; ३,१,२,८;४,
 ५,२; ५,७,६;८; ६,२,४; ७,२,
 १; ७,८,१,६; १०, ३,१;४, २;
 सा. १,१,८;१५,४, १२; १४;८,
 १०; सं. १; सं. १, २,१५; १६;
 २,१,१०;१३; २,१७;३,२१; ४,
 ४; प. १, १; २;४;२,३;३,१;
 १२;७,१; ४;५;६; ७,२; गो.
 १,१,१;७;१३; २३;३९; २,१;
 ५;२,६;१६;१९;२०;२१;२२;
 ३, १;५;१८;१९; ४,७;८; ९;
 - १०; १२;४,१५; २३; ५,१०;
 २३;२,१,३;६; १५;१७; २०;
 २४; २६;२, २;४; ६; ७;८;

११;१३;१५; १६;१८;२४;३,
 ९;४,११;१२; ५,१;७; १५;६,
 २;१०; ११; १२; १३; १४;
 -वाच ए. १, १; २; १६; २८;
 २,२;६; १०; १२;३४; ३,१५;
 ३७;७, ३०; ५, २८; ३२; ६,३;
 ४;३६;७,५; ९; १६; ऐआ. २,
 १,८; सां. ३, ३;६; ७, १४;५,
 ५;६,१५;७,१०; १०,४;१२,४;
 ६;७;२०,३; २२,१;२;५;९;२३,
 ३;८; २७,९;२५,९; २६,६;२८,
 १०; सांआ. २, १५;७,१५; सा.
 १,१,१,४;९; ११; १६;४,९;२,
 १,१८; ५,२;४,१, २१; ३५;
 ३९;४०;२, १६;१७; ५,१,६;
 २,३;४; ६; ७,३, १६; ८,२,८;
 १४;९,१,३; ३, ८; १४;२,१,
 १,८; ३, ३;४, ७; १५;२,२,६;
 ३,२;४;३,१,३०;४,४; ४,२,११;
 ३,२;६;५,२,४१; ६,१,२;२;६;
 ३७;४४;३,१; ३,१,१,१; ७;८;
 १०;३,२;२,२,१०; १९; २२;४,
 ६;२२;३,४, १७;२०; ४,३,१८;
 ५,१,२२;२,९; १३; ४,२;६,
 २,२६; ३,१९; ७,३,९; ८,१,
 १५;९,२,१६; ३,८;९; ७,१,५,
 १३;२,५,७; ३,४,४; ४,३,१;४,
 ११;५,७, ८; ६,९, १२; ६,१,
 २,९; ११; २१; २६; ३६;३,१,
 १५;२०;२४; ४,२, ६; ५,३;३;
 ६,३,२; ७,२;६; ८,१,३; ७,१,
 १,२४;२,२, २१; ३,२,५; ४,१,
 २; ८,२,२,८;९; ४,२, २; ७,३,
 ८;९,२,१, २१; ३,२; २०; ३,
 ३,१७;४,५;५,१,१४; ६२; १०,
 १,३,१;३;४, ३,९;५,२; ६,५,१;
 ११,१,६,७; ११;७,१; २,३,१;
 ६,१४; ५,३,६; ५,१; ६,४-८;
 ७,६-९; १२,१,२,३;३, १७;२,
 २,२;३,४, ११,४, ४,६; ९,३,
 ७;१४; १३,२,१,१; ३; ७, १२;

४,१,१२: १३:३,१५:५,१,१४,
 १५,१,२, १५; ४,८; ११; २,१,
 १५; २,९; १०; १६; ४,२, १४:
 २२; ३,१; ३; ७:२९: ५,४,६: ६,
 १०,४; ७; १०; १३; १६; १९:७,
 ३,७; ८,६,१; का. १, १,१,६;
 ३,२; ३:४,१; ६; १५: २,२,५; ३,
 २१: ३,१,१२; २,२; ६; ३,१०;
 ४,१,३; ५,१,३; ६,१,१५: १६;
 २५; २९; ३,१; २,१,१,४; ६; ७;
 ९: १२; ३, १३; ४, १७; २,२,
 २१; तै. १, २, १, ९: ११; ३,
 १०,४; ५: ४,१,१: २: ३; १०,२:
 ६,५,५; २,२,४, ५; २,९,८; ३,
 ८,३; ४,१,११; ३,३; ६,९: ८,
 ४; ५,५,१; ६,७,६; ८,४; ११,९;
 १४,६; ७, १२,१; १४,२; ८,३,
 ८; ६,४; ८,८; ९; ३,१,२,४; २,
 २,९; ६,३; ५,२,१; ३; ३,२; ४,
 १; ५,१; ७,५; ९,१; ६,२,१; २:
 ३,१; ११,४; १३,१; १४,३; ७,१,
 ६: ७: ४,३; ५,३; ७,१४: ११, १:
 ५; ८,१४,१; २; ५; १०,९,१; ११,
 ६,२; ४: १२,८,१; तैसा. २, १०,
 १; १९,१; ३,१४,४; ७,७,३; ९,
 २; ३; ११,८: ७,२,७; ६,७: ८, १:
 ४; ९,१०; १०,२; १२,१; ६,५,
 ३; ८,८,३; तां. ६, ९, १५: १०,
 १७; ७,५,११; १२, १,४: १३,
 २७; १५,७,६; १६,१,१२; १८,
 १,४; २०,३,२; २७,१२,६; जै.
 ६; ८; १४: २६: ४०: ९९; ११८:
 १३२; १३६; १४०; १४१: १६८:
 १७२: १८६: १८८; २०७; जैल.
 १, ३,४,१; ४,४,१; १६, ३,१:
 १७,३,५: २,३,१, ११; २,३: ८;
 ३, ५,७,५: ७, ६,१,५; २,३:
 १०,४,२; ३; सा. ३, ७, ६; मं.
 २,२,७; ३,१९; प. १,१; ५; २,
 १०; ७,१; ३; दै. २,८; गो. १,
 १,६; १२; १६: २,२०, २१; ३;

१; १२: ४, ७: ८; ९; १०; ५, ६:
 ७: ९; १६-१९: २, १, ६; २०; २३;
 २, ८; १५: ३, २३; ४, १२; ६, ६;
 -वां३ तैसा. १, १२, २; -वानाम्
 ऐ. १, १: ३: ४; ९: १५: १६; १८:
 २८; २९; ३०; २, १; २: ६: ७: १०;
 १२: १३; १९; २२; २३; २६: ३,
 १३: १४; ३७; ४, ९; २५; ५,
 १९; २२; २३; ६, २; ७, ८; १६;
 ८, १२; १४; २१; २६; ऐसा. १,
 ४, ३: २, १, ३; ५, १; ३, १, ६; २, २:
 सां. ३, ६; ९; ७, ४: १४; ५, २; ५:
 ६, १३; १४; ७, १; ९; १०;
 ३: ४: ६; १३, ३; १४, ५; १६, ७:
 ८; ११; १८, १; १९, २; ४: २०,
 २; २१, ३; २३, ४; २५, १३; २६,
 १३: २८, ३; वांसा. २, १६: १८:
 ६, २०; ७, १४; ८, ४: ११, ६:
 वा. १, १, १, २: २, १२; १७; ३, ६:
 २, १, २०; २१; ४, ४; ५, १७: २६;
 ३, १, १: २; १५; १७; २१; २, ६:
 १७; ४, १, ३; २, १३; ५, ४; ५,
 १, ४; ५; १५: २४; ६, १, २; ४; २,
 ४; ९-११; ४, २; ३: ५; १४: १५:
 १६; ७, १, ४; १२: २, १०: २५:
 २६; ३, ११: ४, २; ४: १४; २१;
 ८, २, ८: १४: ३, १८; ९, ११:
 २, ११; १२; ३, १३; २, २, २, ६;
 ३, २८; ४, २: १०; ३, १, १०; ३:
 ४, ५; ३९; ४, २, ७; ८; १७; ४, १५:
 ५, १, १०: ४, ५; १०: ११; ६, १,
 ३०: ३, १; २; ४; ३, १, १, २: ६:
 २, १८: ३, ८; २, १, २३; २, १०:
 १९; २२: २४; ३, २, १०: ४, १, २:
 ५, २, १४; ३, ६: ९: ४, ४, ९; ५,
 १, २१; ३, २; १०; ६, १, २३; ३, ६:
 १९; २१; ४, १२; ७, १, ११: ८, २,
 ४; ३; ५; ६; ८, ३, ७; ८; ४, १३:
 ५, ७; ९, १, २०; २, १६; ३, १४;
 ४, ३; १२; १३; २०; २२; ७, १,
 २, ५; २, ५, ५; ३, ४, ४; १०; १६;

५, १५; ४, २, १; २; १४; ३, १;
 ४, ७; ५, २३; ५, २, १६; १७;
 ६, ४, २; ६, ७; ८; ७, १, १, २; ४;
 १५; ४, ११; ५, १६; २, २, १४;
 ३, १, २; ४; ५; ७; ९; ३, २; ५, ८;
 ४, ५, ६; ५, १, १, २; ४, ३०; ६, १,
 २, २६; २, १, १३; ४, ३, ४; ५,
 ४, ४; ६, १, ८; ३, ११; ७, ४, ९;
 ७, ३, २, ३; ४, १, २, ५; ५, २, २, ७;
 ८, १, २, १०; २, १, ३; ३, १, ३;
 ४, १, २; २, १२; ४, ८; ६, १, १०;
 २, १९; ७, ३, २१; ९, १, १,
 १९; २३; २, ३, ८; २, १, १२; १४;
 ३, २, ८; ३, २, ७; ३, १७; ५, १, ७;
 १०, १, ४, १२; ३, ५, १३; ४, १,
 १६; २, २१; ११, १, ३, ३; ४, ४;
 ५, ३; ६, ७; ८, २; ४; २, ५, ३; ७,
 २५; ३०; ५, ६, ४-८; ९, १२; १२.
 १, ३, १७; ४, ४, १; ७, २, ३; ८, १,
 २; १५; २१; २, २२; ३, २; १०;
 १३, १, २, ५-८; २, १, २; ३; ३, ६,
 २; ६, २, ११; ७, १, ३-६; १४, १,
 १, २; ५; २, २१; ३, १३; ४, २;
 ८; २, १; ४-१४; ४, २, २१; २२;
 २९; ५, ४, ५; ७, ३, ६; ९, १, ४; का.
 १, २, २, ५; ३, २, ३; ४, ८; ३, १,
 ५; ७; ३, ७; ८; १४; ४, ९; ४, १, ४;
 २८; ३, ८; ५, ३, ५; १०; ६, १,
 ११; २०; ३, १; २; ४; २, १, १, २, २,
 ११; १३; ३, ३; ४, १९; २, २, ३;
 ३, १६; २३; ४, १; २; १२; १४;
 तै. १, १, ४, ८; ६, ५; ८, ५; २, १,
 ६; ५, १, ६; ५, ६: ३, ३, २; ५, १;
 ६, ८; ८, ४; १०, १०; ४, २, ३; ४;
 ५, ४; ६, २; ५, १, ४; ६, ६; ७;
 ११, ४; ६, ४, ३; ४; ८, ४; ६; ९, १;
 ७, ३, ५; ४, १; ७, ५; ८, ५, ६; ६, ४;
 २, २, १, ४; ६; ३; ९, ९; १०, १;
 २; ३; ३, ८; ३; ४, १, ७; ४, ६, ११;
 ५, १, १; ३; ७, १; ६, ३, ५; ३, १४,
 ३; १७, ५; ७, १, २; १०, १; ११, ३;

१२, ३; ५; १५, १; ८, १, ३; ४;
 ६; २, ७; ३, ८; ४, २; ३; ६; ८; ५,
 ३; ७, ३; ९, ८; ३, १, १, २-५; ८;
 २, ९; २, ११; ४, १; १०; १४;
 ५, २; ६, ४; २, २, १; ३; ४; ८;
 ४, २; ४; ६; ७; ५, ८; ६, ३; ८,
 १; ९, १; ६; ३, ३, २; ४, ३; ६;
 ७, ६; ७; ५, ३, १; ७, ६; १२, १; २;
 ६, ३, २; ४; ६, ४; ११, ३; ४; १२,
 २; ७, १, ४; २, ५; ३, ७; ४, २; १६;
 १८; ५, ३; ११; १२; ६, ३; ७, ९;
 १३; १४; ९, ४; ६; ९; १४, ३; ८,
 ३, २; ७, १; २; १४, ४; १७, २; ९,
 २१, ३; २२, १; ३; १०, ९, १२;
 ११, १, २१; ६, २; तैआ. १, ७, ६;
 ११, १; १५, १; २७, ३; २, १, १;
 ६, २; ९, १; १३, १; ३, ९, २; ११,
 ३; ४; ६; १३, २; ४, ७, २; ४;
 ८, ४; ४२, १; ७, २, ५; ६, ८; ७,
 १; ३; ४; ८; ११; ८, ४; १०, १; २;
 ६, १, ४; ३, १; ४, २; ८, १; ८, ८,
 २; ३; १०, १०, १; २; ३; २६, १;
 ५०, १; ६, २, १; ६, २, १; ६४, १; तां.
 १, १, ७; ६, ७; ६, ४, १३; ५, ५;
 १३; ७, १; १०, १०; ८, ८, १३;
 १०, ३, ५; ६, ५, १५; १६; १२, ५,
 २३; ८, ६; १३, २७; १४, १२, ७;
 ९; १६, १, १२; ६, ११; १०, १०;
 १७, ११, ४; १८, १, १४; १९, १७,
 ८; २१, ३, ७; १४, ३; २२, १०,
 ३; २२, ६, ३; ५; २४, १३, ५; १७,
 ३; २५, १, ७; ११, ३; जै. ६; ७; ८;
 १२; १४; १५; २, ३; ३, ५; ३, ७; ७, ४;
 ८६; ८८; ९७; ९८; ११७; १३३;
 १३६; १३९; १४३; १६१; १६८;
 १७२; १७६; १८८; जैउ. १, २, १,
 ७; ११, २, ५; १६, २, ६; ८; १०;
 १२; ३, २; ४; ६; ८; १७, ३, ६; २,
 १, १, १; २, १, २; ५, २, १; ३, १;
 ३, १, १, २; २, ४; १४; ४, ४, ३, ५,
 २, ३; ६, २, ४; ४, ८, १, ५; ६; १०;

जैआ. १, ३९; ३४६; ३६८; ४९९;
 ५२५; ५६५; २, ४, ४; ५. १०; आ.
 १, ३४२; ३६८; ४७९; ४८७;
 ४८९; ५२२; २, १७, ८; १९, ६;
 २३, १९; मं. १, ४, १; २-५; ६, ८;
 २, २, १२; ४, ६; प. १, १; २; ७; २,
 ७; ३, १; दै. १, १८; ३, २, २; गो.
 १, १, २७; २, ७; ४, ८; गो. १, ४,
 १०; ५, १६-१९; २, १, १; ३;
 १३; १४; १५; १७; १८; २०; २२;
 २, ३; ६; १४-१७; ३, ९; १९; ५, ६;
 १०; -वाय ऐ. २, ३, ५; ४०; ४१;
 ५, १७; ऐआ. १, १, १; शां. २, ९;
 २०, २; २२, १; २४, १; २५, ३,
 २६, १०; सा. ३, ३, ४, २४; ६, ३,
 १८; ४, ४, १, ७; ७, ३, १, २०;
 ४, १, १९; ८, ४, २, १०; ११, ५;
 ४, ३; १४, ९, ४, १८; तै. २, ५, ८, ४;
 ८, ६, ८; ३, १, ३, ३; ७, ३, २; मं.
 १, ६, २४; -वासः ऐआ. १, १,
 ४; शां. २, ४, २; २६, १०; १७; सा.
 ३, १, ३, २, ४; -वासः तै. २, ४, ४,
 ४; ८; ६, ६, १; ३, ७, १२, १; १४,
 ४; तैआ. २, ३, १; -वासः ऐ. ५,
 १२; सा. १, ७, ४, २, २ ३, १, १,
 ११, १२; ४, २, २, ९; ३, १, २७;
 १३, ५, २, ७; तै. २, ४, ७, ११; ७,
 १३, ५; ८, ५, ४; ३, १, १, ११; २,
 ५; तैआ. १०, १०, ३; -वेन ऐ.
 ७, २०; सा. २, ३, १, ३, ७; ३८;
 ३, ८, १, १२; ४, ४, २, १६; ६, ६,
 ८; ६, ३, १, १४; १२, ८, ३, २९;
 १४, १, ४, ४; का. १, ३, १, २६;
 २७; तै. १, ८, १, १; ३, ७, ४, १;
 १४; ६, २; तैआ. ४, ७, १; २; ४;
 ५, ६, ९; तां. ६, २, ६; जैउ. ३,
 ४, ४, ३; ६; गो. १, ५, १२; १३;
 १४; -वेमिः ऐ. ५, १; ६, १०;
 सा. ४, १, २, १६; ९, २, ३, २४;
 तै. १, ४, ४, ५; २, ७, १२, ३; ८,
 ५, ७; ३, ७, ५, १०; गो. २, २,

२०; ३, १५; -वेम्यः ऐ. १, २;
 ७; १८; ३०; २, २; ३; ५; १५;
 ३४; ३, ६; ९; १२; १३; ४५; ४७;
 ४, २६; ५, २८; २९; ३२; ६, ८;
 ८, ९; २१; ऐआ. १, १, ४; २, १, ८;
 शां. २, १; ३, २; ३; ५; ६; १०,
 ६; ११, ६; १४, ३; १७, ४; २८,
 ७; शांआ. ३, ६; ६, २०; ७, १;
 १५, ३; सा. १, १, २, १३; ४, १;
 १०; १८; २४; २, ४, ४; ५; ५,
 १६; ३, १, ३; १९; २, ६, ३, ११;
 ४, ६; ९; ११; ४, १, ४;
 २३; ३०; २, २; ३; ११; १३; ४, १;
 २; ७; १४, १५; ५, १; ४; ५, १,
 ४; ५; ८; ९; १४; १५; १८; २, ६;
 ६, ३, २०; २१; ४, १७; ७, १,
 १९; २, १; ३; १०; ८, २, १; ५;
 ८; ३, ७; २, ४; ९, १, १९; २३;
 २, २३; ३, ९; २, २, १, १३; ३, २,
 १८; ४, २, ७; १०; ११; १८; ३, १;
 ४, १६; ५, २, २९; ६, १, ३७;
 ३, २, १, ३९, ३, २, १६; ४, १७;
 ४, १, १७; २५; २, ६; ७; ३, १९;
 ५, १, ३२; ३३; ३५; ३६; ६, १,
 ८; २, ८; १०; ११; १५; १६; ३,
 ३; ७, ३, ९; ८, १, ११; १६; ९, २,
 ६; १२; १४; ९, ३, ५; ८; ९; २५;
 २८; ४, ९; ४, १, १, ११; १३;
 २४; २, २३; २, १, ३२; २, ३;
 १६; ३, ११; १५; १६; १७; ५, ११;
 ३, १, २७; ४, १, १२; १३; १४;
 १६; २, ३; ३, १; १३; ५, ६, ३;
 ८, १०; ६, ९, १६; ५, २, २, १५;
 ४, ५; ५, २, १०; ६, १, १, ७; ३,
 १, २, २; ६; ३; १; ९; ५, २, २१;
 ६, २, ६; ७, २, ४, २६; ३, १, २२;
 २, १४; ५, १, ३०; ८, ४, २, ५; १२;
 ९, २, ३, १०; ३, ३, १४; १७; ५,
 १, १, २, १५; ११, १, ८, ३; ४; ५;
 २, ५, १; ५, ९, ७; १२, १, २, २;
 २, ३, ८; ४, ४, ६; ७; ५, १, ६; ६,

१,१९;२७; ९,३,१०; १३,१,२,
 ३;४; ८;९;६,२; २,१,१,११,
 २;४,२,१६; ५,४,२; १४,२,१,
 ६;२,८;२८;३७;५३;४,१,३-७;
 ३,३;६;९, ३,८; का. १, २, १,
 ९;३,१,६; २,१; ३,९;१५; ४,
 ९;५,१,२६; २,१,२,१२;३,८;
 १४; २०; २५; २,२,३; ४;३,
 १५;४,३;१६; तै. १, १,३, ३;
 ९;९,१; २,१, ५; २,५; ३,२,५;
 ६,३;४,४,५; ८; ५,६,७; ६,९,
 १;२,२,२,५;७,४; ११,६; ४,१,
 ९;७,१; ५,८,९; ८,८,१; ३,१,
 २,७;५,५; २,१,५;२, ३;४; ५;
 ३,८;४,१;५,६;८; ६,१; ९,११;
 ३,४,३;६,२;७; ९,१०;४, १४,
 १;५,१०,५; ६,२,१; २;३,२;
 ३;५,१; ११, २;७,४, ९; १६;
 ६,३;५; १०,४;१४,४; ८,३,१;३;
 ६;७,२;३;९,३; १२,२; १४,१;
 १२, २,१; ४,१; तैआ. ३, १०,
 ३;१३,२; ४,१,१; २,१; ७,२,
 १;२; ६; ११,३; ६,१, १; ७,२;
 १०,१,९,१०, ६; १०, २,१; ३,
 १;४,१; ६,१; तां. १, ३, १;५;
 ६, ४,१; १३; ५,१०; ७,५; ६;
 १८;७,२,१; ३,२६; ९,१,३,५;
 ११, ५,२६; १०, १०; १४,३,
 १०; २१,१०, ११-२२; २४,१,
 ६; २५,१, ११; ८,२; जै. २३;
 ८३; ८६; १०८; ११२; १४३;
 १६५;१६८; १८२; १८५;२११;
 जैड. १, ३,१,८; २,१,१,३; ६;
 ९;१२;१५; १८; ३,४, ४,३;६;
 ४, १०, ३, १; सा. १,२,५; मं.
 २,२,१०; वं. १; प. १,१; ४,३;
 गो. १,२,२०;२१; ४,७;९; १५;
 २,१,७; २,६; १०;१३; १४;३,
 १०;६, ५; -त्रेषु ऐ. १, २२; २,
 २; ३,११;२८; ३०;४,५; ऐवा.
 २, ३,४; शां. २, ४; ३,९; ५,

७;२८,१;२; चा. १, १,१, ८;५,
 १,२६; ६,१,१;२;७;८; २,१,३,
 ३;४,२; २,३,२१;३, १,१९; ३,
 २,४, ७;५,३, १३; १४; ६, २,
 २५; ८,२,३;९,३, ५; ४,१,२,
 ६;५,४, १२; ६,५,१, ७;७,२,
 २,४; ८, ४, १,४; ६,१,५-९;
 ३,२४; ९,२,१,१५; ५,१,१५;
 ४८;४९; १०, ३,५,१४; ११,१,
 १,६; १२,३,४,११; ८,१, १९;
 १४,१,४,१४,४,२,२७; का. १,
 १,३, २; ३; ३,१, १२; तै. १,
 २,१,२१; ६,७,२; २,१, १०,२;
 ३;४,२,३;५,१,१; ६,३,४;१५,
 २; ३,५,९,१; ६,१,२; २,३;४,
 १;१३,१;१४,३; १५,१;७,५,१;
 ११, २,१; तैआ. ४, ७,३; ११,
 ८; ५,५,३; ६, २;७; ६,५,१;
 तां. ७, ८,१;८,१,२;३, ३;४,६;
 १३,३,२४; २०,१५, १५; २५,
 १३,३; जै. १६;४८; ५७;१३२;
 १३३;१४०; जैड. १, १८, ४,
 ९;२,३,१, ५; ४,१०,२,१; सा.
 १,२,१०; मं. १, ६, ३१; २,२,
 १९;४,६; प. ४, ७; गो. १, १,
 ३९;२, २४; ३,१; २,१, २५;५,
 १; -वै: ऐ. १, २४; २८; २,
 ३४; ६,४; ऐवा. ३,१, ६; शां.
 ९, २; १२, ५; शांआ. ७, १५;
 शा. १, ८,३, २०;९,३,१४;२,४,
 २,११; ४,४; ५, २, २८; ४७;
 ३,१,१,११; १२; ३, ४,२०; ४,
 २,१;७,१, २५;९, ३,१०; ४,३,
 २,५;४, ५, २२; ७, १,१, ७;
 ४३; २,१, ४; २, १०; ३, २,
 ६;८,६,३, २३; ७,४,१७; ९,२,
 ३,४;३५; १२,६,१, ३७; ८,३,
 २९;९,२,४; १३, ४,४,२; ३;
 १४,१,४,१०; का. १, ३,३,१०;
 ४,२;५, १,२५; ३८;६,४,८; तै.
 १,४, ८,५;७, १०, १; २, १,५,

१०; ४, २, ६; ३,४; ५, १,२;
 ६, ५,१;७; ६,३; ७, २; ८,१;
 १०,१;७, १२,५; ८,८,२; ३,१,
 १,८;६, २,२; ८,२; १३,१;१२,
 ३,३; तैआ. ३, ११,२; ४,४,१;
 ६,२;५,५,२; ७,८; ६,५,३; जै.
 १३२; गो. १, ५, १२; १३;
 १४; २, २, २; -०वी तै.
 १,१,१,४; २,८, ६,५; -०वी शा.
 ११, ६,३,१०;१४,६,९,९;९,४,
 २०;२१; तै. २, ४,८,४;६,७,४;
 ८,१,५;३, ११,५,२; तैआ. १०,
 ४०, १; तां. २१, १०, १२; जै.
 १८६; जैड. १,११,२,४; मं.१,
 ४,७; गो. १,४,८;१०.
 देवी- -०वि शां. १०, ६; श.३,
 २,४,२०; ३,१,१२;६,६, २,६;
 ७,२,१, ९;४, २,१५; तै. २,२,
 ५,२; तैआ. ३, १०,१; ४; १०,
 १,८; ३०,१; ३९,१; तां. १, ३,
 १;८,२; ३;४;८; १०-१२; १४;
 १५;१६; ६, ७, ६; २१, १०,
 १८;१९; गो. २, २, १७; -०वी
 शा.३,५,३,१८; -०वी शा.१४,१,
 २,९; का. २,१,३,५; तैआ. ४,
 २, २; ५,२, ७; -वी ऐ. १,
 ३०; ४, १०; ५, ५; २७;
 ७,३; ८, ७; शां. २०, ४; २२,
 ९; २५,९; शांआ. १, ५;६; शा.
 १, ८,१,२९; ३, १,१,४; २,२,
 २०; २१; ४,२०; ५, २,२, ११;
 ६, ५,४,३; ७, २,१, १५; १२,
 ४,१,९; १४,१,२,१५; २,२,१;
 तै. १, ४,३,१; ८,२; ७,६, ७;
 २, ४,२,७; ८; ६,१०; ५,१,२;
 ३;५, ३;६,८,४; १०;२; ३;१३,
 १;१४,२;३; २०,२; ३; ७,७,
 १;२;८,१,१;६; ३,१,१,२;४;
 ३,१; ५,८,३; १३,३; ६,१३,१;
 १४, १; ७, ६,४; ८; १२, ३,
 १; २; तैआ. ४, २, २; १७, १;

५,२,६; ६,१,२; १२,१; १०,१,
७;२६, १;३०,१;३९,१; ४०,१;
तां. १,२,९; ६,६,१६; जैउ. ३,
१,४,८; सा. २, ३,१; मं. १,६,
२७; गो. १, ४, ८; -०वी: श.
३, १,४,१५; ९,४, १६; तै. ३,
३,६,१; -०वी: श. १,१,३,७;
३,८,२,३; ९,३, २५; ४,४,५,
२१;५,१, ४,६; तै. ३, ६,३,३;
-वी: ऐ. २,४;२०; ३,४८; ८,२७;
शां. १२, १; श. ३, १, २, ६;
११; २,२, १९; ७,४,६; ९,३,
१४; ६, ४,३,२; ५,४,४; ५-
८; ८,२,३; ९,२,३,८; तै. १,
२,१,१; ४, ८, ५; ७, ६,१; २,
५,८,५; ६,७,४; ८,२,३; १०,१;
४; ११,६; १४, १; ४; १७,४;
६;१८,२;२०,१; ४; ३,१,१,८;
२,६;२,५,३;३,६,१; ५,१२,१;
६,२,२;३,४;१३,१;१४,१,२;
७, ४, २; तैआ. १, १, २; ३;
२१,१; २; २७,६; ४, २,३; ३,
१; ४२, ४; जै. १८०; मं. २,८,
५; गो. १,१,२९; ४,१०; २,६,
१६; -वीनाम् ऐ. ३, ४८; गो.
१,४,८;१०; -वीभ्यः शां. १९,
७; गो.१,४,७; -वीम् तै. २, ४,
६,१०;५,२,३;८,७,१;८,४,५;३,
१,१,६;२,६; ७,४,१६;११,५,३;
तैआ. १, १,३; २१,२; १०, १,
१६; जैउ. २, ५,१,४; मं. २,६,
९; गो. १, ४, ८; -व्यः ऐ. २,
४; शां. १९,७; श. १, १,३,७;
३, ९,३,२५; ९,५,१,३९; १४,
१,२,१०; तै. २,५, ६,५; मं. १,
१,५; गो. १,४,८;१०; -०व्यःतां.
२१,१०,२०; -व्या शां. ९,२; श.
३,३,१,१२; ६,४,३,९; जैउ. ३,
१,४,५,८; -व्या: ऐ. १,२८; गो.

१,४,८; -व्यै मं. १,५,६.
देव-कर्मन्- -र्मं शां. २,१; २७, १;
-र्मणा शां. ५,७.
देव-काम,मा- -मः ऐ. ६,१९; गो.
२,६,२; -मा मं. १,२,१७.
देव-किल्बिष- -पाणि, -षेभ्यः जै.
१४०.
देवकी(←देवक)- -क्या शां. २७,
३.
देव-कृत,ता- -तम् श. २,५,२,४७;
४,४,७; ५,२२; ६,७,९; १०;
१२, ९,२,४; का. १, ५,१,३८;
तै. २, ६,६, ३; ८, २, ६; ३,
५,८,२; १३,२; ७,१२,२; तैआ.
२,३,१; -तस्य तां. १,६, १०;
-ता श. १, ८, १, २७; -तात्
श. १२,९,२,२.
देव-कोश- -शा: तां. ८,५,१६.
देव-क्षेत्र- -त्रम् ऐ. ५, ९; ८,२३;
तां. ५, ७,८; गो. २, ६, १०;
-त्रे तां. ५,७,८.
देव-गण- -णानाम् गो. १, ५,१६-
-१९.
देव-गन्धर्व- -र्वाणाम् तैआ. ८,
८,२.
देव-गर्भ- -र्भः शां. ७,२.
देव-गृह- -हा: तै. १, ५,२,६.
देव-गोपा- -पा: तैआ. १, २९,१.
देवङ्गम,मा- -मम् तै. ३, २, २,७;
-माम् तै. ३,५,९,१; ६,१३,१;
१४,३; -मायाम् श. १, ९, १,
१२; तै. ३,५,१०,४.
देव-चक्र- -क्रम् शां. २०, १; तै.
३, १०,९,१५; -क्रै श. १२,२,
२,२; गो. १,४,२०.
देव-चित्त- -त्तम् श. ११, ८, ३,९.
देवच्छ(←छ)न्दस्- -न्दांसि शां.
१,५.
देव-ज(√जन)- -जम् श. ३,४,२,

१६; -जा: तैआ. १,३,१.
देव-जन- -नः श. १०,५,२,२०;
-ना: तै. १,४,८,१;२,६,३,४.
देवजन-विद्- -दः श. १०, ५,
२,२०.
देवजन-विद्या- -द्याया: श. १३,
४,३,१०.
देवजनविद्या-वेद- -दः श. १३,
४,३,१०.
देव-जात- -तम् शां. २२,१,२;
५; २३,३; ८; -ताय श. ३, ३,
४,२४; -तौ शां. २२, ९.
देव-जात- -तानि श. १४,४,
२,२४; जै. १३३.
देव-जुत(√जू)- -तः ऐ. ४, २०;
-तम् ऐ. ४,२०; २९;३१; ५,१;
४;७;१२;१६;१८;२०; ऐआ. ५,
३,१; शां. २५,८; प. ५,१.
देव-तम- -मः तै. ३, ७, ९, ४;
-मा तै. २,८,४,६.
देव-तरथ(√तृ)- -थः, -थात् वं.२.
देव-तरस्- -रसः वं.२; -रसे जैउ.
३,७,३,२; -रा: वं. २७; जैउ.
३,७,३,२.
देव-तल्प- -ल्पः तां. १०, १, १२;
२३,४,५; २५, १, १०; -ल्पम्
तां. १०, १,१२; २३,४,५; २५,
१,१०.
देव-ता- -तया ऐ. १, १३; १५;
१६;३०;२,५;७, २३; २४; शां.
१६,१;२८,३; ३०,१;५; श. १,
३,५,४; २,३,१, ३२; ३३; ३५;
३,५,३,२; ६,१,१;९,३,२६; ५,
४,५,२; ६,१,२, २८; ४,४,१५;
५,४,२; ७,३,८; ७,१,१, ३०;
८,१,४,८; ९,४,२, १५; १२,६,
१,२; ८,२, ८; ९; १०; ३,१०;
१३,१,२,३; ४; २,२,१४; ६,८;
३,३,४; का. १, ३, १, २२;

† =क. १०,८५,४४ । 'वृ' इति अ.(१४,२,१७;१८) मुपा. । † 'ते' इति मुपा.चिन्त्यः । Kt.

तै. १, २, ३, ६, ८, ९, ११, १७, २, ६;
 ८, ३, ४; ८, १, १; २, २, ५, २, ३;
 ४, ३, २, १, २; ३, २, २; ९, ४, ५;
 १६, १, १; १७, ३; १०, २, १, १, १;
 १, १-२१; ६, २, १, २, ६, १, ६; ७,
 १, ५; ८, १, ३; तैआ. ४, १७, १;
 १८, १; १९, १; ५, ७, २, ३; ६, ६,
 २; ७, ३; ८, १, ३; तां. ६, ४, १, ५,
 ६; १८, २, १०, जै. ८, १, १७; जैल.
 १, १, ५, ७; ३, १, ५, ६; घ. २,
 १, गो. २, ६, ६, १; १३; -तयो:
 श. ३, ३, ४, २, ३; ११, ६, २, २, ३;
 जैल. ३, १, ४, १०; गो. २, ४,
 १३; १५-१७; ६, १६; -ता ऐ.
 १, ३; ३, २; ४, ५; १२; २९;
 ३०; ३१, ५, १, ४, ६; १२, १६;
 १८; २०; ३०; ३४; ६, २, ५; ऐआ.
 २, १, ८; ३, १, ३; शां. ३, ८;
 ४, १, ३; १०, ४; शांआ. ४, ३, ७,
 ११; श. १, ४, १, ३, ३; ४, १, ७;
 ५, ४, ५, १, १, ४; २, १, ७; २, ७;
 २०; २, १, ३; ८, २, १, ५; १६; २, १,
 २, १, १; ३, १, २, ३; ३६-३८; ४,
 ३८; ३, २, ३, ७; ४, २०; ३, ४, १८;
 ४, ३, १८; ५, ४, ८; ७, १, १, ७, ८,
 २, २, ९; ९, ४, ५, ९; ४, २, ३, १०;
 ५, १, ७, ५, ७, ६; ७, ६, ३, २, ५, ५;
 ५, ५, ४, १, ७; ३, २; ६, १, २, २, ८;
 २, ९; ३, २, ७, ५, १, २, ३, ६, ८, ७;
 ५, १, ४, २, १; ८, १, १, ३, ३, ३, ६;
 ९, १, १, १; ८, २, १, ९, ३, १, १;
 ४, २, १, ५; २, ५, ३, १०; १, १, ५, १,
 ३, ३; ४, २; १०, १, ४, १, ४, ३, २, १-
 १, ३; ६, ५, ८; ११, १, ३, २, ५, ९;
 ४, ३, १, ९; १२, १, ३, २-५, ९; १२-
 १, ५; २०-२२; ६, १, २; १३, ३,
 ८, ५; १४, २, १, १, ३; १, ४; १, ९;
 ४, १, १०-१२; १, ७; ३, २, ९, ३, ३;
 ६, २, १०; १, ४; ६, ६, १, ९, १, १-
 १, ८; का. १, १, २, ७; ३, १, २, ६;
 २, ७, ४, १, २, ७; तै. १, २, ५, २, ३, ४,

१, २; ६, ९, ३; ७, १, ५, ३, २, ६, ४;
 ५, ४, १, ९, १, ७, ३; १, १, ५, १, २;
 ३; तां. ६, १, ६; ८; १, १; २, २,
 ८, २; २, ४, १, ७, २; २, ५, १, १, २;
 १, ४, ४; जै. ४; ८; १, ४; १, २, ७;
 २, १, २; जैल. १, १, ५, १; ३; ४;
 १०, १, ३; ९; १, १, १, ८; १, ४, २,
 ९; १, ८, ४, १, ४; ३, १, १, १; ६, ४,
 १; ६; गो. १, १, २, ५; २, २, ४;
 २, ५, १; ६, १, १; -ता: ऐ. १,
 १, २; ३, ३; ७; १, ०; २, २; २, ३; १, ३;
 १, ६; १, ७; १, ८; ३, ७; ४, ०; ३, ३;
 ४, ५; १, १; १, ६; २, ०; २, १; २, २;
 ३, १; ३, २; ३, ८; ४, ५; ५, ०; ४, १, २;
 १, ३; २, ४; ३, ०; ७, १; ६, १०-१, २;
 १, ४; २, ६; ७, १, ६; ८, ६; २, ८;
 ऐआ. १, ३, ३; ६; ८; २, १, ५;
 २, ४; ३, ३; ४, २; शां. १, १, ३,
 ३; ४; ८; ९; ४, २, ३; १, ४, ५, ५;
 ७, १, ४; ८; ९; ८, २, ३; ६; ८; ९;
 १०, ६; ११, ४; १२, ५; ६; १३,
 २, ३; ५; १५, २; ४; १६, ४;
 १७, ७; १८, १, ५; १०; १९, ५;
 २, ३, २; २, ८, १; ९; शांआ. २, १, १;
 ४, १, २; १, २; १, ३; १, ४; २, १, ०,
 १; १, १, १; श. १, १, २, १, ८; ५,
 १, १, १; २, २; ६, २, ८; ३, १, ८;
 २०-२, २; ८, २, ७; ३, २, ४; ९, १,
 १०; २, ६; १, २; २, ६; २, ७; २, ३,
 २, १; ३, ५; ५, २, २; ३, २, ३, १, २;
 २, २; २, ३; ४, १, १, ९; २, २; ४, १, ४;
 १, ६; ८, ३, १, ४; ४, २, ५, १, ८; १, ९;
 ४, ४, ३; ४, ५, १, १; ५, ७, ३; ६, ३,
 २; ५, २, २, १, ७; ३, ६; ३, ३, १, ३;
 ४, ५, ४, ५; १, ३; ६, २, २, ३, ८; ३,
 ७; ३, २, २; ३, १, ६; ५, ३, ३;
 १, १; ६, ४, १, २; ७, ४, १, २; २, ३;
 ८, २, १, ५; १, १; ३, १, ५; ३, ६;
 ४, १, ६; ५, २, १, २; ७, ३, १, ५; ९,
 १, १, ६; १, ८; ३, ४, ५; ४, १, १; ३;
 ३, १, २; १, ५; ४, ८; ५, १, २, २;

६, ०; १०, ३, २, १, ३; ५, ४, १, ५;
 ११, १, १, ५; ६, १, २; १, ४; २, ०;
 २, ५; २, ३, २; ७, ३, २; ४, ३, १, ८;
 ५, ७, १, ०; १२, १, ३, ६; १, ०;
 १, १; १, ७; १, ८; १, ९; ४, ४, ६; ७;
 ६, १, १; ७, १, १, ४; ३, ६; १, २;
 ८, २, १, ७; ३, १, ३; १, ५; १, ८; ३, १;
 ९, १, १, २-१, ६; १, ७; १, ३, १, २,
 ९; ७, १; ३, ४, १; ४, १, १, २;
 ६, २, १, ०; १, ३; १, ४, ३, २, २, ४;
 ४, १, ७; ३, ३, ३; का. १, ३, ४,
 ८; ५, १, २; २, १, २, ४; तै. १, १,
 ६, १, १; २, २, ५; ३, ५, ३; ४, ४,
 ४, २; ४; १, १; ६, १; ३; ४, ५, ६, ७;
 ९, ७; १, १, ३; ४; ६, १, ५; ६; ७;
 ९, ३; ७, १, ०, ४; ८, ३, १; ६, १; ७,
 १; १, ०, ३; २, १, ६, ४; ३, ३, १, ६,
 १, ३; ४, १; ७, १, ३; ४; ३, २, ४,
 ३; ८, १, ०; ३, ४, ५; ७, ३;
 ७, १, ८; ३, ४; ४, ३; १, ८; ८, ७,
 ३; १, ०, १; २; १, ४, ६; ९, ४,
 ३; ७, ४; ९, १; १, १, १; १, ६, ३;
 १, ७, १; १, १, १, ०, १; २; १, २, ५, ५;
 तैआ. २, १, ५, १; २, ०, १, ५, १, ६;
 ४, १; ५; ८, ७; १, ३; ६, ६, २;
 ७, ३; ८, १; ७, ५, १; १, ०, २, २,
 १; तां. ४, ४, १, १; ६, १, १, ०, २,
 ५; ९, २, २; ९, १, ३, ७; ४, २; ५;
 १, ०, १, १, ६; ५, १, ५; १, २, १, ३,
 २, ४; १, ३, २, ०; १, ५, ३, ३, ०;
 १, ७, ८, ३; १, १, ३; १, ८, १, ८;
 १, १; २, ६; १, ०; १, ९, १, ६, २; १, ७,
 १; २, ७, ४; २, ३, ६, ५; २, ४, १,
 १, ३; ४, ३; २, ५, १, ९; जै. १, ४, ४;
 १, ३, ९; १, ६, १; १, ६, ६; १, ९, ३;
 २, ०, ३; जैल. १, १, ७, १; ३, ३, ७;
 ४, २, ३; ४; ७, १, ४, ५; २, ४;
 १, १, १, ६; २, १, १; १, ८, ३, १, ०;
 ४, १, ४; २, ४, ३, १; २; ३, ५; ६;
 ७; ८; ३, ६, ५, २; ८; ७, ६; ४, ८,
 १, १; ३, १; १, १, २, ७; ३, ३;

दे. २, ९; घ. १, ४; २, ५; ६; ७; १०;
 ३, ७; सा. ३, ९, १; मं. २, ५,
 १०; गो. १, ४, ८^१; १०^१; ८^२; २, १, ११; १२^१; १६; २३;
 २, २०; २२; २४^१; ३, १^३; २; २३^३;
 ४, ११^३; १२; १३^३; १५; १६; १७;
 ५, ४; ६, ६; -तानाम् ऐ. १, ४;
 २, २४; ३, २७; ४, ८; ७, १६; शां.
 ३, ६; ४, १४^३; ५, २; ५; ७, १; ९;
 ८, ३; १६, ३; १८, १; २०, २; ३;
 ४; २१, २; ३; ४; श. २, ५, १, ८;
 ३, १, १, ८; १०; २, २, १०; १९;
 २२; ७, ४, १०; ८, ३, १४^३; ९, १,
 ६; ५, ३, १, १; ५, २, ३; ४; ६, २,
 २, ३; ९, १, २, १६; १०, ३, ३,
 ८; ६, ५, ८; ११, ५, ५, १३; १२,
 १, ३, ६; २, २, ७; १३, ५, २, १०;
 ४, २, ५; ६, २, १६; १४, ४, १, ११;
 १२; ३, ३; का. १, २, ४, २; ४,
 ३, ६; तै. १, ३, २, २; ६; ९, ३;
 २, १, ६, ४; ३, १, ३^३; ४, ३, ३; ७,
 १, ४; ३, १, ५, ८^३; २, २, ७; ७, ६;
 ३, ६, १०; ८, ४; ७, १, ८; ८, १, ४,
 ६; ९, २०, २; ११, ५, १; ३^३; १२,
 ५, ११; ९, ८; तैआ. ५, ७, ५; १०,
 १४, १; तां. ४, ६, ७; ८, १०; ६,
 १, ६; १२, १२, १०; १३, २, ४; १४,
 २, ६^३; १७, ११, ३; १८,
 १, ८; २१, ४, ६; २२, ७, ५; २४,
 ४, ३; १२, ४; जै. ४, ८^३; १३९^३;
 १६४^३; १६६; २०९; जैड. १,
 ११, १, ८; १२, २, १०; ३, १, ४,
 १०; ६, २, २; ७, ७; ४, ८, ३, १;
 घ. २, ५; ६; ७; ३, ७; गो. १, ४,
 ८; २, १, २०; २३; -तामिः ऐ.
 २, ९; १६; ३, ४; ४, ६; शां. ४,
 १४; ६, १४; ११, ४; श. १, २,
 ४, ४; ३, १, ४, १९; २०^३; २, ३,

१२-१४; ४, १, १९; ९, ४, ३; ५,
 ४, ५, २; ३; ५^३; ६, ३, १, ३, ८; ४,
 १, १; ५, ३, १०; १७^३; ८, २, २, ७;
 ९; ७, ३, ८; १२, ४, ४, ६; ७; ७, २,
 ७; ८, १, ४^३; ३, १३; १५; १८^३;
 ३०; १३, १, ८, २; १४, ३, २, ४-
 १४; ६, १, ११; का. २, २, २, ३^३;
 तै. १, ३, ६, ४; ७, ३; ८, २; ४, ४,
 २; ५; ११; ६, १, ७; ७, ४, ४; १०,
 ६; ३, १, ४, ७^३; २, ५, ८; ७, ६,
 १३; ८, ११, १; ९, ७, ४; १७, १;
 २; तैआ. ५, ३, ६; जै. १८८;
 जैड. १, १, ३, ८; १८, ३, १०;
 गो. १, २, ७; २, १, २; १६; ५, ३;
 -ताम्यः ऐ. १, १; २, ३^३; ९; ३,
 २; ७, २; शां. ११, ४; श. १, १,
 २, १९; ३, २, १०; ५, १, १६; ६, २,
 ८; ३, ४, १, १९; ९, ३, १३; २४;
 ४, १, २, ७; २, १, ४; ६; १४; ६,
 १, ९^३; १०; ३, २; ५, २, २, ४; ३,
 ६; ३, ५, ३; ६, २, १, ५; ६; ७,
 २, २, १२; ९, ३, ४, ५; १०, ६, ५,
 ८; १२, १, ३, २; १३, १, २, ९; ३,
 ४, १^३; ८, ६; ५, ३, ११; का. २, १,
 २, १, ४; ३, १, ५; तै. १, १, ४, ८^३; ४,
 ७, ७^३; ७, १, ५; ८, ५, ४; २, १, २,
 १०; ११; ८, ३; ४, ८, ६; ३, ३, १०,
 १^३; २; ७, ४, ३; ८, ३, १^३; २; ६, ५;
 ७, ३; ९, ३, ३; ११, १^३; तैआ. ५,
 ७, ४; १२; जैड. १, १८, ३, १०;
 तां. ६, ९, २२^३; सा. १, २, ५;
 मं. १, १, १०; -ताम्याम् ऐ. ६,
 २६^३; श. ३, ७, ४, ३; ५; ११, ५,
 ४, २; ३; १२, ८, ३, ११^३; १४, २,
 १, २; तै. १, ७, ९, १; -ताम् ऐ. १,
 १०; २, १६; ३, ८^३; ५, ३०^३; ७, २३;
 २४; ऐआ. ३, १, ३^३; शां. ८, ८; ११,
 ४; शांआ. ७, ११^३; श. १, ३, ५,

१०; ६, २, १२; ७, २, २०; ३, १२^३;
 ३, ८, २, २९; ४, १, १, २, २; २३; ३,
 ४, ३; ६, ५, १, २; ७, ५, १, ४;
 २, ३६; ९, २, १, ९; ३, १, १, ४;
 २, १५; २५; ३, १०; ११; ५, १,
 ४२; १०, ३, ५, १५; ११, ६, ३,
 ११; १२, १, ३, २-५; ९, १२-१५;
 १७; २०-२२; २, ३, १२; ६, १, २;
 १३, १, ७, २; १४, १, ३, २६^३; ४,
 ६; २, १, १४; २१; २, १३; १४;
 १६; १८; ३२; ४०; ४, २, २२; ३,
 २९; तै. १, ३, १, ४; ६; ३, ८, १०, ४;
 १४, ३; ९, २२, ३; १२, ३, १;
 तैआ. २, ९, १; ४, ४२, २; १०,
 ६३, १; जै. ८^३; १२७; जैड. १,
 १४, १, १; ४, ३^३; १८, ४, १४;
 ३, २, ४, ३; ५; ७; तां. २३, १६, ५;
 गो. १, ४, ८^३; १०८; २, ३, ४^३; ४, १;
 २; ३; -तायाः ऐ. ७, २३; २७; श.
 १, ४, ५, १३; ७, २, २०; ४, ७, ७;
 १४, ४, ३, २२; तै. १, ६, १, ११;
 ३, ८, ३, ६; तां. २१, २, ९; गो. २,
 १, १६; -तायाम् श. १२, १, ३,
 २२; १३, ३, ३. ३; ५, १, ५; ८, ३,
 ३^३; तै. १, १, २, १; -तायै ऐ. २, ६;
 ३, ८; ५, ३०; ऐआ. २, ४, २; शां.
 २, ५; ११, ४; शांआ. १, ८; श.
 १, १, २, १८; १९; ३, ११; २, १,
 २२^३; ३, ५, १०; ६, २, ७^३; ३, १९;
 ७, १, ६; १०^३; १९^३; २, ७; २०;
 ३, ७; ८, २, १५^३; १६^३; ३, २४^३;
 २, ३, १, ३६; ४, ३, ९; ३, २, ३,
 ११; ७, ४, ३; ८, २, २९; ४, ३, ४,
 ३२; ३३; ६, १, १०; ५, ५; ७, १,
 २, ४; ९, २, १, ९; ३, १, १; ४, २,
 १५; २५; ३, १०; ११; ५, १, ४२;
 १२, २, ३, १२; ७, ३, २०; १४, ४,
 ३, ३४; का. १, ३, १, १४; २४;

‡ कालि. कतिचित्स्थलेषु 'देवता' 'देवतां' चेत्येकवचनान्तं पठति । एवञ्च श. १२, १,
 ३, १-७; अनवलोकमाननैव कृतमिति मन्यते । G. तु उक्तं स्थलं साधवलोक्य तथैव मुद्रा-
 पितवान् ।

२६; २७; २,९; २, १,२,१४;४,
२०; तै. १,६,१,११; २,२,५,१;
३,८,१४,२; तैआ. ५, २,२; जै.
१८;१९१; जैउ.१,१८,४,१४;३,
६,४,१; गो. २,२,४; -तासु ऐआ.
२,४,२; ५, २,२; श. ३, २,२,
१३; ११,१,१,६; १२,१,३,२,२;
८,१,२; तै. १,६, ७,५; ८,१०,
३; २, १,१०,३; ३,६,१; ३,७,
३,४; तैआ. २, ६, १; ५, ४,५;
तां. ४,४,११; १३, ७,१६; १२,
१६; १५, १२, ८; १७, १,१०;
जैउ. १,४,२,५; १२,२,९; १०;
२, ४,३,३; गो. २, २, १०; ४,
१३; -तै ऐ. ५, ३०; शां. ५,२;
१०,५; ११,४; १२,६; श. २,४,
४,७-१०; १७; २,३,६; ४,६,६,
८; ७,४,२,१६; ९,५,२,९; १०,
३,२,४; ५,२,१,२; ११,५, ४,२;
३; ८,३,३; १२, १,३,१; ७; ८;
१६; १४,८, १३,१; का. १,३,४,
५; ६; १०; तै. १,१,६,५; २,५,१;
३,१०,९,१; २; ११,७; तां. १०,
१२,१०; जैउ. १,१,३,२; ३,५,
९,२; गो. १,४,८; १०; २,३,
११; १३-१५; ४, १५-
१७.

देवता-तसः(ः) सं. ३.

देवता-मय- -यः ऐ. २, ४०;
४१; ऐआ. २, २, ४; श. १०,
४, २, २७; ३०; -यम् श. १०,
४,२,२६; २९; ३१.

देवता-मयी- -मय्याम् श. ८,५,
२,८.

देवता(-ताडआ-)यतन- -नानि
प. ५,१०.

देवता-हविस्- -वीषि गो. १,
४,७.

देव-ताति- -तातथे ऐ. ५, १२; शां.
२२, ८; सा. ३,४,८; -ताता ऐ.

५,१; शां. २२,४; २६,१६; श
५,१,५,२२.

देव-तीर्थ- -र्थम्, -र्थेन जै. १५७.

देव-त्रा ऐ. २, १९; शां. १०,
४; १२,१; शांआ. ८, ५; श. १,
१,४,४; २,२, १४; ९,१,२,७; २,
५,२,२५; ३,१,२, ४; ५; ३,१४;
२,१,८; ६,१, १८; ८,१,१५; ३,
३७; ९,३, २५; ४,१६; ४,३,४,
२०; ५,८,१०; ६,८,२०; ५,१,४,
७; ९; ११; ६,४, १,६; ३,५; ५,४,
३; ८,१,८; १०; ७,१,१,३,१; २,
२,६; १२; १४; २१; ३,२,१; ४,
१, ३५; ८,७,२, १३; ३,५; ४,
१०; ९,१,२, २८; २९; ३,४,१०;
४,२,११; ५,१, ५४; ११, १,६,
२८; २,४,४; १२, ५,१, ७; ८;
९-११; ९, २,८; १४, १,२,२;
३,१, २८; ४,२, २३; का. १,५,
१,२३; २,१,३,९; २,१, ११;
तै. २,१,३,३; ३,८, ३; ४,४,९;
५,४,४; ६,६, ४; १६,२; ३,५,
७,२; ६,३,१; १२,१; १२,६,५;
६; तैआ. ४, १२, १; ५,३,९;
८,५; ६,३,२; जै. १२७; गो. १,
२,२१.

देव-स्व- -म् श. ९, २,१,१५; ११,
१,६,७; १४,७,१, ३४; तै. २,
२,९,९; ३,८,३; ८,७,१; १२,
३,१; तां. २२, ११, २; ३; २३,
६,२; प. ४,१.

देव-दान- -नानि तै. २,६, १५, २;
३,६, १५, १.

देव-देवत्य,त्या- -त्यम् शां. १०,
४; -त्याः श. १३, २, २, १५; ३;
-त्याभिः श. १३, ५, ३, ६.

देव-ग्रन्थ- -द्वीचा तै. २,८,७,९.

देव-द्वीची- -म् तै. २, ८,
२,५.

देव-नक्षत्र- -ग्राणि तै. १, ५, २, ६;

७; ९.
देव-नाम- -मानि, -मैः तैआ. ५,
७,१.

देव-नीथ- -थः ऐ. ६, ३५; -थम्
ऐ. ६,४; ३५; गो. २,६,१३.

देव-प(ति-→)त्नी- -त्नीः तै. ३, ५,
१२,१; गो. २,२,९.

देव-पद्- -म् श. ११,५,६,९.

देव-पवित्र- -त्रम् ऐ. ६, ३६;
तैआ. २, १५, १; -त्रेण ऐ. ६,
३६; गो. २,६,१६.

देव-पात्र- -त्रम् ऐ. ३, ५; श. १,
४,२,१३; ७,२, १३; तै. ३,७,
४,१४; तां. ६, ५, ७; गो. २,
३,१; -त्राणि शां. १७,४; -त्रेण
ऐ. १, १०; २, ३७; ३,५; २२;
शां. १७,४; गो. २,३,१.

देव-पात्रिन- -त्री तां. ६,५,८.

देव-पान- -नः श. १,४,२,१४;
तैआ. ६,१,४.

देव-पितृ-कार्य- -र्याभ्याम् तैआ. ७,
११,२.

देव-पीयू- -यवः, -यून् श. १३,८,
२,३.

देव-पु(त्र-→)त्रा- -त्रे श. १, ८,१,
२९; तै. ३,५,८,३; १३,३; ७,७,१.

देव-पुर- -रम् तैआ. २,१९,१; तां.
२२, १७, २; ६; -रे तैआ. १,
३४६.

देव-प्सरस्तम- -म् ऐ. २, १२; तै.
३,६,७,१.

देव-वन्धु- -न्धोः श. १३, ५, १,
१८.

देव-वर्हिस्- -र्हिः तै. ३,२,२,५; ६.

देव-भाग(√भज्)- -गः ऐ. ७, १; श.
२,४,४,५; का. १, ३, ४, ३; तै. ३,
१०, ९, ११; -गम् तै. ३, २, १, ४.

देव-भाज्- -जः गो. १, ३, १८.

देव-मनुष्य- -प्याः शां. १, १; श.
३, ६, २, २६; ६, ४, ४, २२;

† 'व्रते' इति सुपा. गलित इव G.P.। तु. 'प्रणवः' इत्यत्रास्मन्मतम्। † 'देव-दे' इति अज.सु. स्वरः।

१३, ४, २, १६; तैआ. १, २३, ७;
जै. ३८; २००; जैउ. ३, ५, ८,
११; -प्याणाम् ऐ. २, २२; ३, ३१;
शा. ६, ४, ४, २२; ६, २, ३; ७, ५, २,
२७; ९, २, ३, २८; ३, ४, १३;
१३, ४, २, १५; तै. २, १, ३, ५;
-प्यान् ऐ. ५, २८; शा. १०, ४, २,
२; -प्येषु शा. ६, ३, १, १७.

देव-मलिम्लुच्(√म्लुच्)- म्लुकृ, ग्
तां. १४, ४, ७.

देव-मा(त्र→)त्रा- त्रा गो. १, ५,
२३.

देव-माया- -यया तै. ३, १२, ६, २.

देव-मिथुन- -नम् ऐ. १, २२; गो.
२, २, ६^२.

देव-मुनि- -नि: तां. २५, १४, ५.

देव-युज्- -यजम् शा. १, २, १, ५;
का. २, १, ४, ३; तै. ३, २, ७, १;
-याद् शा. १, २, १, ५; का. २, १,
४, ३. देव-या- टि. द्र.

देव-युजन- -न: ऐ. १, १३; -नम्
ऐ. १, १३; ४, २७^२; ७, २०^५;
शा. १, २, ५, १८^३; ३, २, १७^३;
३, १, १, १; ३-५; ११; १०, २, ३,
१; १४, १, १, २^५; का. २, २, ३,
१७^३; तै. ३, ८, १, २; तां. २४,
१८, २, ८^३; जै. ३८; प. २, १०^{१०};
गो. १, २, ११^२; १४^२; ३, ४;
-नस्य ऐ. ७, २०; शा. ३, १, १, ३;
तै. ३, २, ९, ११; गो. १, १, २, ३;
-नात्-शा. १, २, ४, १७; का. २,
२, २, १०; प. ३, १; -नानि गो.
१, २, १४; -ने शा. १, २, ५, १८;
१९; ३, १, १, १; ३, १, ४^३; १४,
१, २, ९^३; १०-१२; २०; का. २,
२, ३, १७; १८; तां. २४, १८, ८;
जै. १५७; -नेषु प. २, १०.

देवयुजनी- -नि शा. १, ३, ४,
१६; २, १, ४, २८; का. १, १, ४,
२५; २, २, २, ९; तै. ३, २, ९, ३;

-नी शा. ३, २, २, २०; २१; -नीम्
तै. ३, २, ९, ३; ८; १३.

देवयजन-मात्र- -म् शा. ३, १,
१, ३^३; प. २, १०; गो. १, २, १४.

देवयजन-वत्- -वान् प. २, १०.

देव-यज्- -ज: शा. ११, ५, ६, १;
तैआ. २, १०, १^३; -जम् शा. ११,
५, ६, २; गो. २, १, २५^३.

देव-यज्या- -ज्याया शां. १२, १;

-ज्या ऐ. २, २०; शां. १०,
६^३; १२, १; शा. १, ८, १, ३१; ९,
१, १३; ३, १, १, ३; ८, ६, ३, १६;

९, ५, १, ६१; प. २, १०; गो. २,
२, १७^३; -ज्याम् शा. १, ९, १,
१४; ८, ६, ३, १६; ९, ५, १, ६;

तै. ३, ५, १०, ५; -ज्यायाम् शा.
१, ८, १, ३०; तै. ३, ५, ८, ३; १३,
३; -ज्याये ऐ. ७, २०; शा. १,
१, ३, १२^३; ३, ६, ४, ७; ८^३; १३,
५, २, १०; का. २, १, ३, ७^३; तै.
३, २, ३, १^३; ५, ५^३; ३, ३, ५; ७,
६^३.

देव-याजिन्- -जी शा. ११, २, ६,
१४.

देवयत्(व+क्यच्)- -यताम् शां.
२४, ९; शा. ९, २, ३, २८^३; -यन्त:
ऐ. १, २९^३; २, २^३; ५, १२; १६;
२०; शां. ९, ३; १०, २; २६, ८;
तै. २, ८, २, ५; ७, १; ३, ६, १, १;
३; १०, १; ३; तैआ. ४, २, २; ६, ५,
१; -यन्तम् तै. २, ८, ७, ८.

देवयन्ती- -न्ती: तै. २, ४, १,
११; ८, २, ४; ७, ७.

देवयु- -यव: तै. २, ४, ६, २; -यु:
ऐ. १, २८; तां. ११, ५, १; जै. ८६;

-युम् तै. २, ८, ८, ११; -युवम्
शा. १, १, ३, ७; ५, २, ३^३.

√देवाय, अदेवायत जै. ८६.

देवायत्- -यते तै. ३, ११, ६, ४.

देवायु- -युवम् शा. १४, १, ४, ८;

का. २, १, ३, ५; तै. ३, ५, ४, १;
तैआ. ४, ७, ३; ५, ६, ७.

देव-यज्ञस्- -सम् जै. १०५^२.

देव-यु(√या)||- -या: ऐ. २, २;
तै. २, ४, ३, १३; ३, ६, १, ३.

देव-यान- -न: शां. २, ९^३; शा. १,
९, ३, २; तै. २, ४, २, ६; ३, ५, २,
२; तैआ. १०, ६३, १; तां. २५,
२, ५; १२, ३; जै. १२५; १५६;

१६८; गो. १, ३, २०^३; -नम्
शांआ. ३, ३; शा. १४, ९, १, ३;

तां. १२, ११, १०^३; ११; २४, १८,
२; २५, २, ५; १२, ४; जै. १५२^३;

-नस्य शां. १३, ५; शा. १४, ९,
१, ३; -ना: ऐ. ३, ३८; तै. ३,
७, ९, ८; तैआ. २, १५, १; ६, ६,
२; मं. २, १, १०; गो. २, १,
१;

-नात् शा. १३, ८, ३, ४; तै. ३,
७, १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,
३; मं. १, १, १५; -नान् शा. ८, ६,
३, २२; १३, २, ७, १२; तै. १, ३,
४, ३; ३, ६, २, १; ७, ६, ८; -ने
तां. १, ४, १; -नेन जै. १५६;

१६८; -नै: शा. ५, १, ५, २४;
९, ५, १, ४७; तै. २, ८, २,
१; ३, १, २, १; ७, १३, ४; -नौ
तां. १२, ४, १४; मं. २, ६, ७, ८;

देवयु-√देवयत्- द्र.

देव-योनि- -नि: ऐ. १, २२; २, ३;
१४; ६, २९; शा. ७, ४, २, ४०;
१२, ९, ३, १०; गो. २, २, ६; ६,
८; १२; -ने: शा. ७, ४, २, ४०;

-नौ शा. १२, ९, ३, १०; -न्या:
ऐ. १, २२; २, ३; १४; -न्याम् ऐ. १,
२२; २, १४; गो. २, २, ६; ६, ८;
१२; -न्यै ऐ. ३, १९; ६, ९; २९.

देव-रथ- -थ: ऐ. २, ३७^३; ऐआ.
२, ३, ८; शां. २, ६; ५, १०; ७,
७; १८, ४; तै. १, ३, ६, ४; ७, १, १;

तां. ७, ७, १३; १४; जै. २७^४;
 १६८; -थस् शां. ३, ३; तै. १,
 १, ६, ८; ३, ६, ४^२; ७, ९, १; तां.
 ७, ७, १४; जै. २७; -थस् ए.
 २, ३७; जै. २७; ११०; -थात्
 शांआ. १, ८; -थे शां. २, ६; ५,
 १०; -थेन शां. २, ६; ३, ३; ५,
 १०; १८, ४; जै. १६८.
 देवरथाह्न्य(-थऽअह्न्य)-ह्न्यानि
 श. १४, ६, ३, २.
 देव-राजन्-ज्ञाम् तां. १८, १०, ५.
 देवराज्-जानाम् तै. १, ९, ८, ४.
 देव-रात्-त्तः ऐ. ७, १७; १८^२;
 शांआ. १५, १; -तात् शांआ.
 १५, १; -ताय, -तेन ऐ. ७, १८.
 देव-रूप-म् श. ७, ४, २, १७.
 देव-रेतस-सम् ऐआ. १, २, ४;
 श. २, १, १, ५; का. १, १, १, ३;
 -सस्य श. ९, ५, १, ६२.
 देव(-वऽऋ-)-र्वि-र्षी जै. ४४.
 देव-लक्षण-म् तैआ. १, ६, १.
 देव-लोक-कः शां. ५, ७; १६, ५; ८;
 १८, २; श. ५, १, २, ६; ७, ३,
 १, १०; ८, ६, ३, ६; १२, ७,
 ३, ७^३; १३, २, ४, १; १४, ४,
 ३, २, ४^३; ६, १, १०; तां. ४, ६, २;
 जैउ. ३, ३, ३, ११; १२; गो. २, १,
 २५; -कम् ऐआ. १, ३, ८; शां. ५,
 ७; १६, ५; ८; २०, १; श. १, ८,
 ३, ११^३; १२; १४; १५; २०; २३;
 ९, १, २, ४; २५; २७; २, १९; ३, १;
 ३, १, ४, १; ५, ३, १७; ७, १, २५;
 ४, ३, ४, ६; ५, १, २, ६; ५, १; २,
 १, ५; १४; १२, ७, ३, ७; ८, १, २, १;
 ९, ३, १४; १३, २, ४, १; १४, ६,
 १, १०; ९, १, १८; का. १, २, १,
 ११; तै. १, ३, ४, ३; ६, ३, ७;
 २, १, ३, ३; ८, १; ३, २, १, ३; तां.
 ४, ६, २; १०, ३, १०; २७, ५, २;
 जै. ४७; १६२; जैउ. ३, ३, ३, १;

१३; ४, ९; १०; सा. ३, ८, ३; प.
 २, १०^३; गो. २, १, ११; २५; २,
 १७; -काः ऐ. २, १७; ४, ९; श. ९,
 ५, २, ८; १०, २, ४, ४; १४, ६, ६,
 १; तै. ३, ८, १०, ३; १७, २; २०,
 १; गो. २, १, १; -कात् श. १४, ९,
 १, १८; -कान् तैआ. २, ७, १; गो.
 २, १, १; -काय श. ३, ९, ३, ५; तै.
 ३, ४, ८, १; जै. ९३; प. २, २;
 -के श. १, ९, १, १६^३; ३, १; ४,
 ३, ४, ६; २०^३; ८, ६, ३, ६; १२,
 ९, ३, १४; १४, ७, १, ३६; ३७; तै.
 १, ८, ८, ४; तां. १८, १०, ५; २३,
 १५, ७; २४, १२, ७; जैउ. २, ३,
 १, ११; २, ३; ९; गो. २, ३, १८;
 -केषु ऐ. २, १७; ४, ९; श. १०,
 २, ४, ४^३; १४, ६, ६, १; तैआ. १,
 ४, ३.
 देव-वर्मन्-र्म ऐ. १, २६.
 देव-वाहन(√वह्)-नः श. १, ४, १,
 ३०^३; ३, ६; तै. ३, ५, २, २; -नम् श.
 १, ४, ३, ६.
 देव-विद्-त्त श. १४, ६, ७, ४.
 देव-विवाह-हः तां. ७, १०, ३;
 -हम् ऐ. ४, २७.
 देव-विश-विद्भ्यः ऐ. १, १०;
 -विशः ऐ. १, ९; १०^३; ३, १२^३;
 शां. ७, ८^३; श. २, ५, १, १२; का.
 १, ४, ३, १०^३; गो. २, ३, १०^३.
 देव-वी(√वी)-तम-मः श. ६, ४,
 २, ९^३; तैआ. ४, ५, २.
 देव-वीति-तये ऐ. १, १६; २,
 १२; ६, १२; ७, ६; शां. ८, १;
 श. १, १, ४, ९; ३, ५, १, ३, २; १४,
 १, ४, १२^३; का. २, १, ३, १३^३;
 तै. ३, २, ५, ७; ६, ७, १; तैआ.
 ४, ७, १; जै. १६८; सा. ३, ४,
 ११; गो. २, २, २२; -तिम् ऐ.
 ७, ९; तै. २, ४, ३, ७; ३, १, २, १;
 दे(व→)वा-वी-वी ऐ. १, २, ८;

श. ६, ४, २, ६; -व्यम् श.
 ४, २, ३, ११-१७; ६, ३, १, २०.
 देव-वृत्त-त्तः ऐ. २, ३४^३.
 देव-व्रत-तम् श. १०, ५, २, १०;
 तां. १८, २, ६; सा. २, ४, ३;
 -तानि सा. १, ४, १६; २, ४, ४;
 -तेन तां. १८, २, ६; -तैः सा.
 २, ४, १.
 देव-श्रुस(ः) ऐ. २, १२; तै. ३, ६,
 ७, २.
 देव-शप्त(√शप्)-प्ताः तां. ६,
 ५, १२.
 देव-शिल्प-ल्पानि ऐ. ६, २७.
 देव-श्री-श्रीः श. ९, २, ३, १०^३.
 देव-श्रुत्-त्त श. १४, १, ४, ११;
 जैउ. १, ३, ४, ३; -तः श. ३, ९, ४,
 ७; -तौ श. ३, ५, ३, १३, १४.
 देव-श्रू-श्रूः तैआ. ४, ७, ३; ५,
 ६, ७.
 देव-संवत्सर-रान् जै. २१२.
 देव-संसूद्-दम् तै. ३, ७, ४, ४.
 देव-संहिता-त्ता सं. १^३.
 देव-सख(खिन्+ट्क्)-खं श.
 १३, ५, २, १४.
 देव-सत्य-त्यम् शां. ३, १; श. २,
 ४, २, ६; का. १, ३, ३, ६.
 देव-सूद्-सत्, -सदम् श. ५, १,
 २, ६.
 देव-सव-वः तै. २, ७, ५, १^३.
 देव-साक्ष-क्ष्ये तां. ५, ५, १.
 देव-सुरभि-भिभिः, -भीणि तां.
 २४, १३, ५.
 देव-सू(√सू)-सुवः तै. १, ७, ४, २;
 -सुवाम् तै. १, ४, २, ४; ७, ४, १;
 ४; -सुः तै. १, ४, २, ४; -सुभ्यः
 शां. १९, ५; -स्वः शां. १९, ५;
 श. ५, ३, ३, १३; ९, ४, ३, १२;
 -स्वाम् श. ५, ३, ३, १.
 देवसूवरी-रीः तैआ. १, १, ३;
 २१, २.

देव-सूट्ट(√सूट्ट)- -ष्टः श. ५, २,
३,९;१०;५,४,१४;५,११.
देव-सेना- -नाः शां. २,९.
देव-सोम- -म् ऐ. ७,११.
देव-स्थान- -नम् तां. १५, ३, २८;
३०; आ. २, २, १; -ने तां. १५, ३,
२९; जैआ. २, १२, १.
देव-हविस्- -०विः श. ३, ७, ४, १;
-विः श. ३, ७, ४, २; ६.
देव-हस्त- -स्तैः श. ५, २, २, १३.
देव-हित, ता(√धा)- -तम् ऐ. ८, ८;
शां. ११, ६; श. १२, ७, ३, १४;
तै. १, ४, २, २; २, ६, १, ४; तैआ.
१, १, १; २१, ३; ४, ४, २, ५; -ते
श. १२, ७, ३, १४.
देव-हू- -हूः श. ९, २, ३, २०;
सं. १.
देव-हू-तम- -मः श. ११, ४, ३,
१९; -मम् श. १, १, २, १२; का.
२, १, २, ११; तै. ३, २, ४, ४; -मान्
ऐ. ५, १; शां. २२, ३; श. ७,
५, १, ३३.
देव-हृति- -तिः जै. १०६; -तिम्
तै. ३, ६, २, १; तैआ. ६, १०, २;
-ती जै. १०६; -ती तै. २, ५,
८, १०; ३, ६, १३, १.
देव-हूय- -यम्, -ये श. २, १, ३,
२; का. १, १, ३, १.
देव-हुडन- -म् श. १२, ९, २, २;
तै. २, ४, ४, ८; ६, ६, १; ३, ७,
११, २; १२, १; तैआ. २, ३, १;
७, १.
देवाक्ष(र→)रा- -रा तै. १, ५,
१२, २.
देवा(-वऽअ-)-ङ्ग- -ङ्गैः जै. ९.
देवा(-वऽअ-)-तिथि- -थिः तां. ९,
२, १९.
देवा(-वऽआ)-यतन- -म् शां.
२३, ५.
√देवाय, देवायु-, देवयत्- गद्र.
देवा(-वऽआ-)-युध- -म् तै. २, ५,

६, ४.
देवा(-वऽआ-)-युध- -म् श. ७, ३,
१, १०.
देवावी- देववीत- गद्र.
देवा(←-व)-वृध्- -धम् श. ११, ७,
२, ६; तैआ. ३, ४, १.
देवा(-वऽअ-)-श्व- -श्वः शां. ५, २;
तै. ३, ३, ७, ४; गो. २, १, २०;
-श्वान् तै. ३, ३, ७, ४; -श्वौ
जैउ. ४, ६, ३, ८.
देवा(-वऽअ-)-सुम्- -रम् जै. ९०;
-राः ऐ. १, १४; २३; २, १५; ३६;
५, ११; ८, १०; शां. १, २; श.
१३, ३, ४, १; तै. १, १, ६, १; १०,
१; २, ६, ६; ३, १, १; ५, २, ३; ६, ३;
९, १; ६, २, ५; ६, १; ७, १, २; ८,
३, ३; ३, १, ४, ७; ३, ५, १; ९, ११,
२; तैआ. ५, ८, १३; तां. ११,
५, ९; १२, १३, २७; जै. १४;
१५; १६; २६; ४६; ४९; ६३; ७४;
१३२; १५५; १८२; १८७; १९१;
जैउ. १, १५, ४, १; १८, ५, १; २,
४, १, १; प. १, १; गो. २, ४,
११; ६, ११; -रान् श. ३, ५, १,
२१; तै. २, २, ७, २; ३, ३, ३;
तैआ. १, २७, ४; ५, ११, ६;
जै. १३६.
देविका- -काः शां. १९, ७; श. ९,
५, १, ३९; गो. १, ४, ८; -कानाम्
ऐ. ३, ४७; श. ९, ५, १, ३४;
गो. १, ४, ८; -काभ्यः शां. १९,
७; गो. १, ४, ७.
देविका-हविस्- -विभिः गो. १,
४, ८; -वीणि ऐ. ३, ४७.
देवृ- -वृषु मं. १, २, २०.
?देवेदेव- -वः जै. १४७. C. डि. द्र.
देवे(-वऽइ-)-ह्व- -ह्वैः ऐ. २, ३४;
श. १, ४, २, ५; तै. ३, ५, ३, १.
देवे(-वऽइ-)-पु- -पुः तां. ८, १, २.
देवेपित(←-व/१इप्)- -तः जै. १५१.
देश(√दिश्)- -शः तैआ. २, १५, १;

गो. २, २, १५; -शम् ऐआ. ५, ३, ३;
शां. २७, १; -शात् तै. ३, ३, ३,
२; -शात्-शात् ऐ. ८, २२; -शै
ऐआ. ५, ३, ३; शांआ. १, ५;
तैआ. २, १७, १ सा. ३, ४, २; ९,
१; प. २, १०.
देष्ट्री- -ष्ट्री मं. १, २, १५; -ष्ट्र्यै
मं. १, ५, ६.
देष्ण(√१दा)- -ष्णस्य तै. २, ५, ४, १;
-ष्णैः तै. ३, ६, ९, १.
देह(√दिह्)- -म् तैआ. १, २७, २;
१०, ११, २; गो. १, १, ३९.
देही- -हीः तै. २, ४, ७, ९; ३, १२,
१, १.
द्वैयाम्पाति(←-याम्पात)- -तिः श. ९,
५, १, ६४; तै. ३, १०, ९, ५; -तिम्
तै. ३, १०, ९, ३.
द्वैर्धतमस(←-दीर्धतमस्)- -सः ऐआ.
५, ३, २; -सानि आ. जैआ. १,
९७.
द्वैर्धश्रवस(←-दीर्धश्रवस्)- -सम्
तां. १५, ३, २४; २५; -से आ.
जैआ. १, ४४; -सेन तां. १५,
३, २५.
द्वैव(←-देव)- -वः शां. १४, ३; -वः
शां. ३, ८; २६, ५; ६; शांआ. ४,
१२; श. ६, ६, ४, ५; ६; ८, १,
१४; ७, ४, २, १७; ९, २, ३, १०;
३, ४, १५; १६; ४, ४, ८; ९;
५, १, ११; ५४; २, १३; १४, ४, ३,
२९; ५, ५, २२; ७, ३, २८; -वम्
ऐ. १, ३०; ३, ४१; ७, १७; १८;
२०; ऐआ. १, ४, ३; शां. ५,
१; १०, ४; १८, ८; श. १, ६, ३,
३१; ३, २, २, १६; ६, ३, १, ३४;
६, ४, ५; ८, १, २, ३; ४; ७, १, २,
१८; २, २, २१; ३, १, १०; ४, २,
१९; ९, ३, ४, १३; ५, १, ५४;
२, १३; १०, ५, १, ३; २, ११;
१३, १, ७, ३; ८, २, २; ४; ९; ३, १;
६; १४, ३, १, ९; ४, २, ३, १; ३, २८;

७, २, ५; गो. १, २, २३; २, १, १९;
 ४, ६; -वस्य तां. १३, ७, १४; -वा
 गो. २, ३, १०^३; -वा: शां. ५, ६^३;
 शा. ७, ४, २, ३४; १३, ४, २, १६;
 १४, ४, ३, २६; तां. १७, १, १; १७;
 २४, १८, २, ३; सा. ३, ७, ७, ९,
 ४; प. २, १०^३; -वात् श. ९, ३, ४,
 १५; १२, ९, २, ३; १४, ५, ५, २२;
 -वात् श. १, ८, १, २७; तां. २४,
 १८, ५; सा. ३, ३, ४; -वानाम् तां.
 २४, १८, १; -वानि तै. ६, ६, ६^३; ७;
 -वाय श. ७, ३, १, २२; -वे ऐ. ७,
 १८; गो. १, ३, १९^३; -वेन ऐ. २,
 ३८^३; ७, १८; शा. १४, १, ४, ५^३;
 -वेपु शा. १४, ९, १, १९; -वी श.
 ११, २, ४, ७.
 दैवी- वी: ऐआ. ३, २, ५; शांआ.
 ८, ९^३; शा. १, ९, १, २७; ६, ४, ३,
 ९; १४, ४, २, २७^३; ८, २, ४; तै.
 ३, ५, ११, १; तैआ. १, ९, ७; १०,
 ४१, १; जै. ५८; १४१^३; जैउ. २,
 ४, २, १३^३; -वी: शा. ३, ७, १,
 २१; ७, ३, ९^३; ९, २, ३, ८^३; ११,
 ५, ९, ८^३; तै. १, १, १, ४; २, ५, ६,
 २; ६, १०, २; ३, ६, १३, १; ७, ५,
 ८; तैआ. ९, १०, २; तां. २५, १४,
 ३; -वीनाम् शा. ३, ७, ४, १०^३;
 -वीभ्य: तै. ३, ७, ११, ३; -वीम्
 ऐआ. १, ३, १; ३, २, ५; शांआ.
 ४, ९; ८, ९; शा. ३, २, २, १७^३;
 ७, १, ३, ५; तै. १, २, १, १५;
 तैआ. ४, ३४, १; जै. १४१^३; जैउ.
 २, ४, २, १४^३; प. ५, २; -वीपु तै.
 १, ६, १, ५; -व्य: शा. ३, ७, ३, ९;
 ११, ५, ४, १७^३; १३, ८, १, ५, २, १;
 -व्य ऐ. ५, १५; ऐआ. १, ३, १;
 शा. ३, २, २, १७.
 दैवत- त: दै. २, ४; -तम् ऐ. ३,
 ११; ७, ११; दै. २, ६;
 ९; प. ४, ७^३; गो. १, १, २१;

२४; २९^३; ३, १६^३; -तानि तैआ.
 २, १५, १; प. ४, ४.
 दैवत-प्रतिमा- -मा: प. ५,
 १०.
 दैवराज(←देव-राज्)- -म् आ. जैआ.
 १, ४६^३.
 दैवल- -ल: तै. ३, २, ९, १५; तां.
 १४, ११, १९; जै. ८६;
 २०९^३.
 दैव-स्मर- -र: शांआ. ४, ४.
 दैवातिथ(←देवातिथि)- -म् तां. ९,
 २, १८; जैआ. १, १६४; आ. १,
 १६४; २४२.
 दैवानीक(←देवानीक)- -म् आ.
 जैआ. १, १११.
 दैवाप(←देवापि)- -प: शा. १३,
 ५, ४, १; जैउ. ३, ७, ३, २; -पाय
 जैउ. ३, ७, ३, २.
 दैवावृष(←देव-वृष्)- -धाय ऐ. ७,
 ३४.
 दैवासुर(←देवासुर)- -रम् शा. ११,
 १, ६, ९.
 दैवोदास(←दिवोदास)- -स: सा.
 ३, ५, ५; -सम् तां. ९, २, ८;
 जै. ६८; ८२^३; जैआ. १, ५१;
 १५८; आ. १, ५१; १५९; -सानि
 जैआ. १, १६१; ३९२; आ. १,
 ३९२; -से आ. जैआ. १,
 ३८२.
 दैवोदासि- -सि: शां. २६, ५;
 शांआ. ५, १.
 दैवोवाती: जै. १४७.
 दैव्य- -व्य: शा. १, ५, १, ५; २, ६,
 १, ३९; ६, ८, १, १४; का. १, ६,
 १, २६; तै. १, २, ६, ७; ३, ७, १०,
 २; तैआ. ३, ५, १; -व्यम् ऐ.
 २, २; ३, ३८; शां. ८, ७; शा.
 ७, ३, १, ३४; तै. १, २, १, १५;
 २, ७, १३, ३; ३, ७, ६, २; ८,
 १०, ३; जै. १२९^३; १६८^३; २०२^३;

-व्यस्य शा. १३, ४, २, १३; तै.
 २, ८, ६, २; ३, २, ३, ८; -व्या ऐ.
 २, ४^३; शा. १०, ५, १, १; तै. २, ६,
 ७, ४; ८, ३; १०, ४; ११, ६; १७, ५;
 २०, ३; ३, ६, २, २; ३, ३; १३, १;
 १४, २; ७, १०, ५; तां. १२, ११,
 २; १५, ५, २; -व्या तै. २, ६,
 १२, ४; १८, ३; -व्या: शां. १०,
 ४; तै. ३, ६, ६, १; -व्या: ऐ. २,
 ६; शा. १, ८, १, १०^३; २१^३; २७^३;
 ३, २१; ९, १, १; २, १८; २, ५, २,
 ४२; ४४; ६, १, ४५; ४७; का. १,
 ५, १, ३७^३; ६, १, ३०^३; तै. ३,
 ३, ८, ११^३; ५, ७, ५; ८, ३;
 १३, ३; ६, ११, ४; गो. २,
 ६, ९; -व्यात् जै. १६८^३; -व्यानि
 तै. २, ८, २, ४; -व्याय शा. १, १,
 ३, १२^३; ९, २, ३, १०; का. २, १,
 ३, ७^३; तै. ३, २, ३, १; ५, ५;
 -व्यास: ऐ. २, २७^३; -व्ये तै.
 ३, ७, ५, ११; -व्येन ऐ. २, २;
 शा. १४, १, ४, ६^३; तै. २, ८, ४,
 ७; ३, ६, १, १; ७, ६, ११.
 दैहिक(←देह)- -क: ऐआ. ३, २, ३;
 शांआ. ८, ३; -कम् शांआ. ८, ७.
 दो, दीर्घां शा. १४, २, १, १०;
 दायात् तै. ३, २, २, ४. दित- पद्म.
 दोग्धोस्(←दुह्) शा. १, ७, १,
 १५.
 दोग्धी- -ग्धी शा. १३, १, ९, ३^३; तै.
 ३, ८, १३, १^३.
 द्रोहव, वा- -व: -वाडइव जै. १३.
 दोष-पति- -ति: गो. १, १, २८.
 दोषन्- →दो: ऐ. ७, १; ऐआ. १, २,
 २; शा. १०, २, ६, १४; ११, ५,
 २, २; ६; गो. १, ३, १८; दोषणी
 ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३; दोग्घा:
 शा. ३, ८, ३, १७; १९; २७^३.
 दोर्वाहव- -वाणि शा. ८, ३, ४, ४; ४,
 ३, १०.

† 'दैवोराजम्' जैआ. पाठः । † दानार्थीय इति उ. म. य. ३८, ३. ।

दोषा ऐं. ५, १३; २१.
 दोषा-वस्तु(√वस्) - वस्तुतः श.
 २, ३, ४, २८; का. १, ४, १, २२.
 दोह(√दुह्) - हः शां. २७, ३;
 श. १, ५, २, २०; ८, ७, ३, २१;
 तां. २५, १, १३; २, ५; जै. ८९;
 आ.जैआ. १, ६०; -हम् श. १,
 ५, २, २०; १४, ३, १, ३१; तै.
 ३, ७, ९, ४; तैआ. ४, २१, १; गो.
 २, ३, ९; -हाः तै. १, १, १०,
 २; २, २, ९, ९; -हानाम् तां.
 २१, २, ५; -हानि तां. २१, ५,
 -हाय श. ४, २, ४, २१.
 दोह-स्व- -म् तां. २१, २, ५.
 दोह-पवित्र- -त्रे तै. ३, ७, ४, १४.
 दोहादोहीय- -ये आ.जैआ. १, ४६७
 दोहन- -नेन श. ९, २, ३, ३०.
 दोहनी(य→)या- -याः शां. ८, ७.
 दोहमान- -म् तै. ३, १२, ३, ४.
 दोहयित्वा श. १, ७, १, १८; ११, ६,
 २, ४.
 दोहित- -त्तम् शां. ४, २; श. १२,
 ४, २, ३; -ते शां. ४, २.
 दोहिन- -ही प. ४, १.
 दोहयमान, ना- -न्तम् श. १२, ४, १,
 ६; २, २; -ना श. १२, ४, १, ९; १२.
 दौष्यन्ति- -न्तिः ऐ. ८, २३; श. १३,
 ५, ४, ११; -न्तिम् ऐ. ८, २३;
 -न्तेः ऐ. ८, २३.
 दौषार्दि (←दुर्दार्दि, आ/कथ्)-
 -र्ध्वं तै. ३, ७, ११, ३.
 दौरित्- -म् श. ९, ५, २, १.
 दौर्ग (←दुर्-गह्)ह- -हे श. १३, ५,
 ४, ५; -हेण श. १३, ५, ४, ५.
 दौष्कृत्य- -म् तां. १, १, ३.
 दौरेश्रवस् (←दूरे-श्रवस्)- -सः तां.
 २५, १५, ३.
 ?द्यान्या जै. १५६.

द्यावा ऐ. ४, २७; ३०; ५, ५; शां. ९,
 ३; २०, २; शांआ. २२, १; ९; तै.
 २, ८, ४, ८; ९, २; जै. २०९.
 द्यावा-भ्रामा- -मा वा. ६, ७, २, ३.
 द्यावा-पृथिवी- -वी ऐ. १, २१; २९;
 २, ४१; ३, २९; ४, १०; २७; ३२;
 ५, २; ८; १८; ऐआ. १, ३, ८; ३,
 २, ३; ५, १, १; शां. ३, ८; ४,
 १४; ५, २; ८, १; ६; १६, ३; १८,
 २; १९, ९; २०, ३; ४; २१, २;
 ४; २२, २; २३, ३; २४, ९; २६,
 २; १२; शांआ. २, १८; ८, ४;
 श. १, १, ३, ४; २, १, १६; ४, ५,
 ४; ८, १, २९; ४१; ३, १२; ९, १,
 ४; २०; २, ३, ४, ३७; ३, १, ४,
 १५; ६, १, २१; ८, २, १६; ३,
 ३१; ४, १७; ९, ४, १८; ४, १, २,
 १६; ५, १६; ३, १, २२; २, १२; ४,
 १०; ५, ७, २; ५, १, ५, २६; ३,
 ५, ३६; ६, ३, ३, ६; ४, ४, २; ४;
 ७, २, ३; ७, ३, १, ३०; ५, २,
 २७; ८, ३, १, ८; ४, १, ३;
 ३, १६; ६, १, १७; ७, १, ६;
 १०, ३, २, ४; ५, ४, २; ११,
 ५, ७, २; १३, ३, ८, ६; ५, १, ११;
 १४, १, २, ९; २, १, १६; २,
 २६; ३६; ५३; ६, ८, ३; ४; ७; ९;
 ९, ४, २० तै. १, १, ३, २; २, १,
 १८; २३; ४, ८, ३; ६, ३, ८;
 ६, २; ७, ६, ६; २, ४, ८, ५; ६;
 ५, २, ३; ६, २; ७, ३, २; ८, २;
 १३, ३; १७, ३; ८, ४, ३; ६; ७;
 ७, १; ४; ८, ९, ६; ७; ३, २, ४, ७;
 ६, २; ५, ८, ३; १०, १; ५; १३,
 ३; ६, ३, ४; ७, ७, १; ९, ९; तैआ.
 १, ७, ६; २, १३, १; ४, ९, ३; २०,
 २; ५, १, ५; ८, २; ३; १०, १, ३; ४;
 तां. १४, २, ४; १५, ४, ८; जै.

२०९; जैड. १, १, ५, ५; ८, १, ५;
 १६, १, २; मं. २, १, १०; -०वी
 तै. २, ४, ७, ८; ५, २, २; ८, ४, ७;
 ८; ३, ५, १०, १; ७, १२, २;
 तैआ. २, ३, १; ४, २, २; ५, २, ७;
 -वीभ्याम् ऐ. १, १६; २६; श.
 २, ५, १, १७; ३, १, २, २५; २६;
 ४, ३, २१; ८, ४, ७; ९, ४, १८;
 ४, २, २, १५; ५, ३, ५, ३६; ११,
 ५, ४, ४; १४, २, १, १६; २१;
 २३; २७; ३६; का. १, ४, ३,
 १४; तै. १, ६, २, ५; ६, ३; ३,
 २, ३, ५; तैआ. ४, ८, ४; १०, १;
 ३; ५, ७, ७; ८, ८; गो. २, २, ४;
 -व्योः ऐ. १, २६; ८, ९; शां. ३, ८;
 शांआ. ७, ४; श. १, ९, १, ४; २,
 १, १, ६; ४, ३, १; ८; १०; ४, ३, २,
 १२; ६, ३, ३, ६; १०, ५, ४, २; १२,
 ८, ३, २, २; १३, ३, ४, १; का. १,
 १, १, ४; ३, २, १; ८; १०; तै. १, १,
 ३, ३; २, ५, २; २, ६, ५, ६; ३, २, ३,
 ५, ४, ७; ६, २; ३; ७, २, २; तैआ.
 १०, १, १४; जैड. ४, ११, ५, १४;
 जैआ. १, ३७८; आ. १, ३७८; २,
 २०, ७; मं. २, २, ६; -व्यौ ऐआ. ३,
 १, २; शांआ. ७, ४; का. १, ४, १, २६;
 २, १, ३, २; ४, १, ५; गो. २, १, २०.
 द्यावापृथिवीयया- -यः शां. ४,
 १४; ५, २; गो. २, १, १७; -यम्
 ऐ. १, २९; ३, २९; ४, ३०; ३२;
 ५, २; ५; ८; १३; १७; १९; २१; २६;
 ऐआ. १, ५, ३; शां. १६, ३; ४;
 १८, २; १९, ९; २०, २; ४; २१,
 २; ३; ४; २२, २; २३, ८; २५, ९;
 २६, १०; १३; १७; शांआ. २,
 १८; श. ११, ५, २, २; १३, ५,
 १, ११; तां. १४, २, ४; -यस्य
 शां. १८, ३; -याम् ऐ. १, १६;

† साम. १, २, २, ४, ३; अत्र पपा. 'दोषा । ड' इति विचिच्छेदं तथैव च विवरणकारो व्याचख्यौ ।

परमपराधपरकः 'दोष' शब्दोऽयमिति व्याचक्षाणस्य सा. इत्यस्यानर्गलः प्रलाप एव †=दौष्यन्त- । 'दौष' इति श.

मुपा. । †व्यवहितायामपि सहचरदेवतायां दिवो द्यावादेशः पा. ६, ३, २९; सा. क्र. १, ६१, १४; द्र. ।

शां. ८, १; -ये ऐ. ४, १०.
 द्यावापृथिव्यं, व्या- -व्यः श. १,
 ८, १, ४, १; २, ४, ३, ८; ५, १, १७;
 ७, ५, १, १०; का. १, ३, २, ८;
 ४, ३, १४; तै. १, ६, २, ५; २, ७,
 ३, २; -व्यम् श. २, ४, ३, ८; ४,
 ३, २, १२; ११, ५, ३, ५; १३, ३, ८,
 ६; तै. २, १, ७, १; ८, २; गो. १,
 ३, १२; -व्यया श. ७, ५, १, १०;
 तै. ३, ७, २, २; -व्याम् श. १३,
 ३, ४, १; तै. १, २, ५, २.

द्यावा-भूमि- -मी तैआ. १, १०, २.

द्यु- → द्युः जै. १७६.

द्यु-क्ष- -क्षम् श. २, ३, ४, ३७; का.
 १, ४, १, २६; जै. १९९.

द्युः-पृथिवी- -व्योः तैआ. १, १०, ४.

द्यु-सत्- -त् ऐ. ४, ११; श. ११, ४,
 ३, १९; तै. २, ७, ५, २; ८, ९, १;
 ३, २, ५, ९; -त् इव ऐ. ४, ११;
 -न्तम् श. १, ३, ४, ६; ४, १, ११;
 २, ३, ४, २१; का. १, ४, १, १६;
 तै. २, ५, ४, १; ३, ३, ६, १०.

द्युसत्तम- -मः तां. १३, ३, १;
 -मम् श. २, ३, ४, ३१; का. १,
 ४, १, २२; -मा श. ६, २, १,
 ३२.

द्युन्, म्ना- -न्तम् श. २, ४, १, ८; ९;
 ३, १, ४, १८; १९; ६, ६, १, २१;
 का. १, ४, २, ४; तै. २, ५, ८, १;
 ६, ९, १; ८, ५, ९; तैआ. ४, ३, २;
 तां. १३, ५, २; १४, ११, २; -म्ना
 जै. २१२; -म्नानि तै. २, ४, १,
 १; ५, २, ४; आ. १, २, ६९; -म्नाय
 ऐआ. ४, १, १; तै. १, ४, ४, ९;
 तैआ. ४, १०, २; ५, ८, ६; -म्ने
 शां. १३, ३; श. ७, ५, १, ३१;
 -म्नेन श. ५, ४, २, २; तै. १, ७,
 ८, ३; २, ४, ८, १; -म्नेभिः तै. २,
 ४, ३, ८; -म्नैः तै. ३, ११, ३, १;
 जै. २१२.

द्युमिन्- -म्नी तै. १, ५, ८, ३; २,
 ४, ३, ८.

द्युमिनी- -नीः श. ५, ३, ५, १९;
 तै. १, ७, ६, ४.

द्युम्नो(-त्रस्/१दा)दा- -दाः
 तैआ. १०, ६३, १.

द्युत्, द्योतताम् श. ८, ६, ३, २१;
 अद्युत् इव तां. २०, १४, २.

द्योतयति प. २, १; २; अदिद्युत्
 श. ३, ३, २, १२.

द्विद्युत्- -ग्र.

द्युत्- -त्तम् श. २, ३, ४, १५; का.
 १, ४, १, १२.

द्युत्घा(-न्त्या)-मन्- -मा तै. २,
 ८, १, २.

द्युतान- -नः श. ३, ६, १, १६; तैआ.
 ४, ६, २, ५, ५, २; तां. ६, ४, २;
 १७, १, ७; -नस्य तां. ९, ९,
 १३; जैआ. १, ३३५; आ. १,
 ३२४.

द्योतमा(न→)ना- -नाम् शां. २५,
 ७; तैआ. ३, ११, ११.

द्यो- → द्यवि तै. २, ८, ६, ५; द्यवी ऐ.
 ५, २१; शां. २६, १७; द्याम् ऐ. १,
 ९; ३०; ४, ३२; ५, २५; ऐआ. १,
 ५, २; शां. ९, ६; २२, २; २४, ९;
 शांआ. ९, ७; श. १, २, ४, १९;
 ३, ३, ४, २; ६, ४, १३; १४; ७, १,
 १४; ७, ४, १, १९; २०; ८, ७, ३,
 १३; ९, २, ३, २७; का. २, २, २,
 ११; तै. २, ४, ४, ३; ५, २; ४;
 ६, १२; ५, ४, ३; ७, १५, २; ८, ६,
 २; ३, १, २, ८; ५, ७, २; ६, १३, १;
 ७, २, ४; १२, ४; तैआ. २, ६, २;
 ३, ४, १; ६, १, ४; ६, १; ७, ३; ८,
 १; तां. ९, ९, १२; जैड. १,
 ९, २, ७; ११; गो. २, ४, १५;
 द्यावः ऐ. ५, १; शां. २२, ४; २५,
 ६; तैआ. १, ५, ५; जैड. १, १०, २,
 १; २; द्यौः ऐ. १, १६; २१;

३, ६; ३१; ४८; ४, १०; ५,
 ३, १२; १९; २५; ७, ६; ८, २, ७;
 ऐआ. १, ४, ३; २, १, २; ७; ४,
 १; ३, १, १-४; ५, १, १; शां. ८,
 १; २५, ६; २६, १३; १४; १६;
 २७, ५; शांआ. १, ५; ७, २; ४; ५;
 ६; ११; १६; ८, ७; १०, ४; श. १,
 २, १, १७; ४, १६; १७; ४, १९; ३,
 २, ४; ४, १, २२; ७, १, ११; ८, १,
 ४१; २, १, १, ६; ४, २८; २, १,
 १६; ३, ८, ३, ३; ४, ५, २, १८;
 ३, ३; ६, ७, १; ५, ३, ५, २९;
 ६, १, २, ३; ३, ३, १२; ४, १, ८;
 ९; ५, २, ५; २२; ७, २, २;
 ३, २; ४, ५; ८, १, ११; ७, १, २, ७;
 १२; १९; २३; ३, १, १; ९; २७; ४,
 १, ९; ५, १, २; १०; २, ५६;
 ८, ५, २, ३; ९; १२; ३, ५; ४, १२;
 ६, १, ५; ३, १, ४; २३; ७, १, ७; ९;
 १७; ३, ९; १३; २०; ४, १, ४; ९, १,
 २, ३; २, ३, १, ४; ३, ५; ३, ३,
 १, ३; ६; ३, १, ५; १०, १, २, २; ५,
 ४, ३; ६, ४, १; ५, ३; ११, १, ६, ३;
 २१; २, ४, ३; ७, ६; ५, ८, १; ६,
 ३, ६; ७, २, ६; ८, २, १; १२, ३, ४,
 ७; ४, १, ११; ८, २, १०; ३६; १३,
 २, ६, १, ४; ५, २, १, ७; ६, १, १०;
 १४, १, ३, २९; ३, २, ८; ४, ३,
 १९; ५, २, ३; ६, ९, ४; ८; ८, १, ५,
 १; ९, ३, १२; ४, १९; २१; का. १,
 १, १, ४; ४, २, ५; २, १, १०; २, १,
 ४, १६; २, २, ९; ११; तै. २, १, ५,
 १; २, ९, १; ४; ३, ३, १; २; ९, ४, ४,
 २, ८; ६, ९; ७, ८, २; १, ५, ३;
 १६, २; ३; ८, ६, ५; ७, २; ३, २,
 ३, २; ९, ३; ३, ९, ४; ७, १, ९; ४,
 १५; ५, ४; ६, १, ५; ७, ५; ७; १२;
 १०, ३; ९, ४, ८; ५, २; ११, १, १०;
 तैआ. १, १०, १; १३, २; २५, ३;
 २, ६, २; ३, २, १; ७, ३; १२, ६;

† 'द्या-' इति मुपा. स्वरधिन्यः । वि/वस् वि. द्र. । ‡ उकारान्त द्युशब्दस्य सकारोपजन इति भा. । †४ पा. ७, १, ९० द्र. ।

४, १, १; १३, १; ४१, २; ४; ४२, ३; ५; ६, ५, २; ७, ३, १; ७, १; १०, १०, २; ४९, १; ६३, १; तां. १०, ४, १; १५, ४, ८; १६, १०, ८; ११, ४; १९, १२, ७; २०, १४, २; १५, ३; ११^३; २१, २, ७; ३, ७; जै. २१२; जैड. १, १, १, ५; २, १; १३, २, ४; ५^३; १५, ३, २; ३, १, ४, २; ३; ९; ५, ७, २; ४; ४, ११, १, ११; १२, १, ११; १२^३; सा. १, १, ५; सं. ४; मं. १, १, १२; ३, ७; प. १, २; ४, १; ६; गो. १, १, २९; ३३^३; २, ९; १२; १६; २४; ३, १४; ५, १५; २५; २, २, ७; ३, २; ६, ११; द्यौःऽइव ऐआ. ५, १, १; श. २, १, ४, २८^३; का. १, १, ४, २५; तैआ. १, २, ४; ४, ५, ७.
 द्यौर्लोक-कः श. १४, ६, ६, १; -कम् श. १४, ६, १, ९; -के श. १४, ६, ६, १.
 द्यौः(-ऽस्था-स्थान-ने गो. १, २, १. द्यौत(←द्युत्?) -ने आ. १, २६४; ५२७; २, १०, १; जैआ. ५७२^३. द्यौतान(←द्युतान)-म् तां. १७, १, ६.
 द्रप्स-प्सः ऐ. १, २२; ६, ३६; श. १, २, ४, १९^३; ४, २, ५, २; ७, ४, १, २०^३; ८, २, १, १०; का. २, २, २, ११^३; तै. ३, २, ३, ५; ७, १०, १; तैआ. १, ६, २; ३; ६, ६, १; गो. २, २, १२^३; ६, १६; -प्सम् श. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; -प्सस्य ऐ. १, २०; शां. ८, ५; -प्सान् श. ६, १, २, ६; ७; ८.
 द्रप्स-व(त्→)ती-तीभिः गो. २, ४, ७.
 द्रप्सिन्-प्सिऽइव श. ११, ४, १, १५^३.
 द्रवण(√दृ)-णे तै. २, ७, ७, ७.

द्रवत्-न् तै. ३, १०, १, ४; -न्तम् जै. १५६; जैड. १, २, १, ७; -न्ता श. ४, २, १, १२.
 द्रवन्ती-म् तां. १२, ५, २, ५; १३, ६, १५.
 द्रवदि(-द्ऽइ-ड)-डम् तां. १०, ११, १; ११, ४, ११; -डेन तां. १०, १२, ४.
 द्रविण-ण तैआ. ४, १८, १; -णम् ऐ. २, २; ४, ११; ७, ५^३; शां. २५, ५; श. ४, ४, ४, ९^३; ५, ७, ८^३; ५, ४, १, ३-७; ६, ३, ३, १३; १४; ८, २, १, ७; ५, १, १०; ११; १४, ९, ४, ६; तै. २, ८, १, ४; २, ४; ५, २; ६, ४; ७, ३; ३, ७, ४, १५; १३, ४; तैआ. १, ३०, १; ६, १, ३; ७, १०, १; आ. जैआ. १, ५५; मं. १, ६, ३३; प. १, ५^३; गो. २, २, १२; -णस्य जैआ. २, २२, ५; -णा ऐ. २, २; श. ८, २, १, ७; तै. २, ८, ४, ४; ३, ६, १, १; मं. २, ३, ५; गो. २, ४, १७; -णानि शांआ. ४, ११; -णे गो. २, ३, १२; -णेन तैआ. १०, ३९, १.
 द्रविण-वत्-न् तां. ७, ७, १९.
 द्रविण-विष्पर्धस्-र्धसी आ. २, १३, १.
 द्रविण-स्तव-चात् जै. २५०^६.
 द्रविणस्यु(√द्रविणस्य)-स्युः तै. ३, ५, ६, १.
 द्रविणो(-णस्ऽइ-द्, द्स्, द्वा-दाः ऐ. ३, ३५; श. ६, ३, ३, १३; १४; ७, २, ३^३ तै. ३, १०, १, ३; तैआ. ४, ७, ४; तां. १७, १, १०; १२; १८, १, ४.
 द्रव्य-व्यः शां. १०, २^३.
 द्रव्य(√दृश्)φ-व्यः शांआ. १३, १; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६;

-व्यम् श. १४, ७, १, २३; ३, १६.
 द्रष्टुम् श. २, २, ३, १; ४, २, ४, ९; का. १, २, ३, १.
 द्रष्टु-ष्टा ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१^३; ७, १, ३१; -ष्टारम् शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १; -ष्टुः श. १४, ७, १, २३; ३, १६; -ष्टु श. १४, ६, ८, ११^३;
 द्रष्ट्रापपति श. ९, १, १, २४.
 द्विद्रापपति श. ९, १, १, २४.
 द्रापि-पिः, -पे श. ९, १, १, २४.
 द्राधीयस्(←दीर्घ)-यः ऐआ. १, ५, १; श. ७, ३, १, १०; तैआ. ६, १०, २^३; -यसा श. ७, ३, १, १०.
 द्राह्यायण-णः, -णात् वं. १.
 द्रु, द्रवति शां. ११, ५; गो. २, ३, ११;
 द्रवतः श. ५, १, ५, २०; द्रवन्ति ऐ. ८, ११^३; दुद्राव श. १, ६, ३, ७^३; ५, ५, ४, ८^३; अद्रवत् श. ५, ५, ४, १०^३; अद्रवत् श. १, ६, ३, ७; जै. ५३; जैड. १, २, १, ६; ८, २, ६^३; अद्रोप्यत् श. ५, ५, ४, ८.
 द्रवण-द्रवत्, द्रविण, द्रव्य-, गद्र. द्रुत्वा श. ३, ९, २, १; ३, १२; १८.
 द्रु-पद्-दात्ऽइव श. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३. द्रूपद-अद्र.
 द्रुह, द्रुहति तैआ. १, ६, ३; गो. २, २, २; द्रुहसि श. २, ३, ४, ३८; का. १, ४, १, २७; द्रुहोह जै. १३०; द्रुहयेत् ऐ. ८, २३; श. ३, ४, २, ९; सं. ३; द्रुहयेः ऐ. ८, १५; द्रुहयेयम् ऐ. ८, १५; द्रुहयात् गो. २, २, २; द्रुहयाताम् तैआ. १, ६, ३; अद्रुहःऽअद्रुहः तां. १२, ६, ८.
 द्रुह-हः शांआ. ७, १४; तै. २,

'द्यौते' इति मुपा. । † क-कसुन्-विच्-प्रत्ययभेदात्त्रिविधं प्राति. ज्ञेयम् φ तव्यप्रत्ययः । 'व्य-' इति

Mw. इत्यस्य मुपा. -स्वरविरोधाच्चिन्यः । § तृतीये परदे 'द्रु' मुपा. स्वरः प्रामादिकः ।

५,३,६;६,१;३.
 द्रोणव्य- म् ऐ. १, २४; श. ३,
 ४,२,९; जै. १०१.
 द्रुपद- द्रुस्य जै. २०९. द्रुपद- गद्र.
 द्रोण- णः तै. २, ४, ७,२; -णानि
 तां. ११,३,१.
 द्रोण-कलश- शः श. ४,३,१,६;
 ४,३,४; ५,५,११; ८,५; तां. द्. ६,
 ५,१; ६;७; १५; १८;६,१; जै.
 १२८; -शम् ऐ. ७, १७; ३२;
 श. ३, ६,३, १०; १३; ४,४,३,
 १०; ५,६,४; ८,५; तां. द्. ५,
 १४; १५; १७; २०; २१; ६, १; ५;
 ६; जै. ७५; -शात् श. ४,३,१,
 ६; ५,६; -शौ श. १, ६,३,७; ८;
 ४, ४,३,४; ५,५,११; ५,५,४,
 ८; ११, ५,५,११; गो. २, ४, ६.
 द्रोण-चित्त(√१चि)- -त्म् श. ६,
 ७,२, ८.
 द्र्व-(द्रुडअ)-ञ- -ञः श. ६, ६, २,
 १४.
 द्वन्द्व- द्वम् ऐ. २,२७; ३,५०; शां.
 ३,९; ७,१०; ८,७; १४,५; २६,
 ७; २९,३; ८; श. १,१,१,२२;
 ९,२,६; २, ३,१, २३; ३,८,४,
 ७; ९,३,३४; ४, ३,१,३; ५,१,
 ३,९; २,५,८; ३,३,१४; ६,२,२,
 २; ८,४,४,५; ६,२,१७; १०,५,
 २,८; ११,१, २,६; ७; १४,१,३,
 १; का. १,३,४,४; ५; ६; २,१,
 २,१; २; तां. २४, १२, ४; जै.
 १२७; गो. २, ४, १५-१७;
 -द्रुस्य गो. २, ४, १५-१७;
 -द्वात् ऐ. ३, ५०; -द्वानि
 शांवा. ३,४.
 द्वन्द्व(न्द्रऽणआद्य)घा- -घायाः सा.
 २,६,२.
 द्वन्द्व- -न्द्वनः तै. ३, ९, ९, ३;
 -न्द्वभ्यः श. ९,१,१,१७.
 द्वय-,द्वा-,द्वि- भद्र.

द्वार- ->द्वाः ऐआ. २,४,३; श. १४,२,
 १,१३; ०द्वारः तै. ३, ६, ३, ३; द्वारः
 श. ११,४,४,१; तै. २, ६, ७, ३; ८,
 २; १०,१; १४,१; १७,४; २०,
 १; ३, ६, १३, १; १४, १; १२, २, ९;
 ४, ७; द्वारम् ऐ १, ३०; ३, ४२;
 शां. द्. १३; शांवा. ३, २; श.
 १, ६, १, १९; २, ३, ३, १४; ४,
 ६, ७, ९; १०; द्. ६, २, ४; ११, ५,
 ३, ७; १३, ८, १, ५; तै. ३, १२,
 ३, ४; जै. ४, ८, ४, ५; ७; ५, २;
 गो. २, १, १; द्वारा ऐ. ऐआ. २,
 ४, ३; ५, १, ३; शां. ९, ६; २७,
 ६; श. २, ३, ३, १४; ३, ५, २, १३;
 ५, १, २, १६; २८; द्. ६, २, ४; १०,
 २, ३, १; १३, ४, १, ८; ५, २, ११;
 ८, १, ५; १४, १, ३, ७; प. १, ४;
 द्वारि श. ११, १, १, ३; द्वार्यः तै.
 ३, ४, ६, १.
 द्वार- -रा तै. २, ५, ४, ४; -राणि
 श. १, ६, १, १९; सा. ३, ९, १;
 -रे श. ३, २, ४, १५; ३, ५, ९;
 १९; -रेण श. ४, ६, ७, ९; १०;
 ११, ४, ४, २-७; -रौ शां. २५,
 २; २७, ५; शांवा. १, २; तां.
 १, ५, १.
 द्वार-गोपा- -पौ शांवा. ३, ३; ५.
 द्वार-प- -पः ऐ. १, ३०.
 द्वार-पिधान- -नः श. ११, १,
 १, १.
 द्वि- ->द्वयोः ऐ. १, ५; १६; १९; २९;
 ६, २३; ७, ५; ऐआ. १, ४, २; ५, १,
 ४; शां. ८, ४; ९, ३; श. २, ४, ४, ५;
 ११, ५, २, ७; ८; १२, ८, २, ११;
 का. १, ३, ४, ३; ६, २, ८; तै. २,
 १, ५, ४; तैआ. १, १२, ५; तां.
 १४, ९, ३३; जै. १३९; जै. १,
 १८, १, १०; वा. २, २३, १९;
 गो. १, २, १५; २, ४, १३; ६, १०.
 द्वयोःऽद्वयोः जै. ३, १, ४, १०; द्वा

ऐआ. १, १, २; द्वा३ तां. २०,
 १६, ६; द्वाभ्याम् ऐ. १, ६; १२;
 २, ३७; ३, ४; ४, २४; ऐआ. १,
 ४, २; शां. द्. ४, ८, ७; १८, ५;
 २७, १; शांवा. २, ४; श. १, २,
 ४, २; २, ६, १, २६; ३, ३, २, १३;
 ८, ४, १०; ४, १, १५; ५, ८, १६;
 द्. ३, १, २३; ३, २१; ४, १, ३;
 १२; २, ७; ४, १८; ५, १, ८; १२;
 ४, ९; ६, २, ७, ३, १२; ८, २, ५;
 ९; ७, १, २, २२; २, २, ५; ३, १,
 ४६; ४७; ४, १, २१; २, १५;
 २१; ५, १, २१; ३२; ९, २, १, १६;
 ३, १९; ३३; ३५; ४७; ४, ४, १४;
 १०, ४, ३, १३; १४; २०; ५, २, ८;
 ११, १, २, ९; २, ३; ३; ५, २, ८;
 १२, २, ३, ३; १३, २, १, ५; १४,
 ६, ८, २; का. १, ६, १, १६; २, २,
 २, १; तै. १, ५, १२, २; ७, ४, ४;
 ३, २, ५, १; ३, ९, २; ८, १५, ३;
 १६, १; तैआ. १, ११, ८; तां. ४,
 १, ११; ४, ११; ९, २१; द्. १०,
 १४; २०, १२, २; जै. ४८; १४७;
 गो. १, ४, २३; २, २, ७; ३, ६; १७;
 ५, ९; ६, ५; द्वाभ्याम्ऽद्वाभ्याम्
 श. ८, ७, ४, ९; द्वाभ्याम्ऽद्वा श.
 ४, ५, २, २; द्वे ऐ. ३, ११; २३; ३५;
 ४, १, ३; १०; २८; द्. ८; २३;
 २४; २८; ३०; ७, ३३; ऐआ. १,
 १, १; २; ४; २, २; ३; ३, ५; ७;
 ८; ३, १, २, ५, १, ३; शां. २, ३;
 द्. ११; ८, ५; ९, ३; १५, ४; १७,
 १; १८, ३; २०, ३; २२, १; २३,
 ८; २५, ८; २६, ९; १६; १७; २७,
 २; ३; ४; ३०, ४; ७; शांवा. १,
 २; ७, ४; श. १, १, ३, ३; ३; २, २,
 ४; ३, ४, १०; ५, ४, ८; १३; ६,
 ३, २६; ७, २, १०; ८, १, ३६; २, १,
 २, २; ४, १४; २, २, २६; २७; ३,
 ३, ९; १९; ४, २, ११; ४, ६;

† 'द्रष्टव्य-' इत्यत्र द्वि. द्र । ‡ सुपा. चिन्त्यः ।

७-१०; ५, २, ५; ३, ६; ६, १,
 २६; ३, १, ३, २, ५; २, १, १; ३, ४,
 ८; ५, १, ३, १; ८, १, १, १; ४, १, ३,
 १, ५; २, ५, ३; ३, ४, १, १; ५, २, २;
 ८, १, ६; ६, ७, ३; ९, २, ४; ५, १, ३,
 ९; ५, २, १; २, ५, ८; ३, १, १, ०; ६,
 ७, १, २, ४; ७, १, १, १, ८; २, ९;
 ३, १; ३, ३; २, १, ८; २, ०; २, २; ३, १,
 ३, ८; ४, ३; ४, १, ३, ६; २, १, ६;
 २, ९; ४, ०; ५, १, २, ५; ८, १, ४, ४;
 २, १, १, ६; ३, २, ५; ६; ४, ५;
 ४, १, १, ६; १, ७; २, ०; २, ३; २, ५; २,
 १, ४; ३, ९; १, १; १, ४; १, ६; १, ९; ४,
 ४-७; ७, १, ६; २, १, ७; ९, १, १,
 ४, ३; ३, ३, १, ८; ४, ४, १, ३; ५, १,
 ३, १; १, ०, २, ६, १, ४; ४, १,
 १, ७; ३, १, ३; ५, २, ८; ४, ५; ७;
 १, २; १, ५; १, १, २, ६; १, ३; २,
 ५, २; १, २, २, १, ६; ७; १, २; २, २;
 ३, २, १; ७, ३, ७; १, ४; ८, १, २, १;
 २, ३, ५; ९, १, १, ०; १, ३, ५, १, ३;
 १, ४, ४, ३, १, ३; ५, ३, १; ७, १, ९;
 ३, १; ८, ६, ४; ५; ९, १, ४; का.
 १, १, २, १; ४, १, ४; २, ३, २, ३;
 ३, ३, १, ०; ४, ४; ५; ६; ५, १,
 ४; २, ५; ६, १, १, ६; २, १, ३,
 १; तां. १, २, २, २; ४, २, ३; ६,
 ९, ३; ८, १, ०, ३; २, १, ३, ८; ९; ४,
 ५; ५, ५, ३; ६, ३, ५; ७, १, २, २;
 १, ८, २; ८, ४, ८; ३, २, ७, ४; ७, ७,
 १, १; १, ०, ९, १, ३; तां. १, ३, २,
 २; १, ०, १, ०, २; तां. ४, ४, ४; ८,
 ४, १; ९, ३, १, ०; १, ३, १, ०, १, ५;
 १, ६; १, ८, २, २; १, १, ९; १, ९, ३,
 ९; ६, ९; १, ५, ३; २, ०, १, ५; २, १, ८,
 १; ९, १; १, ५, ५; १, ४; २, १, ०, २;
 ३; १, १, १; १, ३, १; २, ३, ५, १, २;
 १, ४, १; १, ९, १; २, २, १; ४; २, ८, १;
 २, ४, ८, १; १, ४, १; १, ८, १; २, ०, १;
 २, ५, १, १; २, १; जै. ३, १; ४, ८;

१, ०, १; १, ३, ७; १, ४, ७; १, ५, ५; १, ५, ७;
 १, ६, ८; १, ६, ९; १, ८, ६; १, ९, ६; जै. ८.
 १, १, ८, १, ९; १, ०; ३, १, ३, १, ०, ३;
 १, २; ३, ३, ७; ४, ६, ३, ६; १, २,
 १, २; ४; ६; ८; १, ०; १, २; १, ४; १, ६;
 १, ७; आ. १, ६; ७; ८; १, ३; १, ५;
 १, ७; १, ८; २, २-२, ४; ३, ७; ३, ९; ४, ०;
 ४, २; ४, ४; ४, ५; ४, ८; ५, ३; ५, ४;
 ६, १; ७, ०-७, २; ७, ७; ८, ६; ८, ८; ९, ३;
 ९, ६; ९, ९; १, १, ०; १, १, ५;
 १, १, ७; १, १, ९; १, २, ७; १, २, ८; १, २, ९;
 १, ३, ०; १, ३, ८; १, ४, १; १, ४, ३; १, ४, ४;
 १, ४, ५; १, ४, ७-१, ५, ०; १, ५, ६-
 १, ५, ९; १, ६, ०; १, ६, २; १, ६, ७;
 १, ६, ८-१, ७, ०; १, ७, ९; १, ८, २; १, ९, २;
 १, ९, ८; २, १, २; २, २, ५; २, २, ९; २, ३, ४;
 २, ३, ५; २, ३, ६; २, ३, ८; २, ४, ०; २, ४, १;
 २, ४, ८; २, ५, २; २, ६, ०; २, ६, ४; २, ७, ७;
 २, ७, ९; २, ८, ०; २, ८, २; २, ८, ४; २, ८, ५;
 २, ८, ९; २, ९, १; ३, १, ०; ३, १, ४-३, १, ७;
 ३, २, १; ३, २, ३; ३, २, ४-३, २, ७; ३, २, २;
 ३, ३, ५; ३, ४, २; ३, ४, ३; ३, ४, ६; ३, ५, १;
 ३, ५, २; ३, ६, ४; ३, ६, ५; ३, ६, ९;
 ३, ७, १; ३, ७, ६; ३, ७, ७; ३, ७, ९; ३, ८, १;
 ३, ८, २; ३, ९, ३; ३, ९, ८; ४, ०, ०; ४, ०, ५;
 ४, ०, ७; ४, ०, ८; ४, १, १; ४, १, ९; ४, २, ७;
 ४, ३, ४; ४, ३, ७; ४, ३, ८; ४, ४, २; ४, ४, ३;
 ४, ४, ७; ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ६; ४, ६, ५;
 ४, ६, ७; ४, ६, ८; ४, ६, ९; ४, ७, १;
 ४, ७, २; ४, ७, ४; ४, ७, ६; ४, ७, ७; ४, ७, ८;
 ४, ८, ३; ४, ८, ४; ४, ८, ९; ४, ९, १-
 ४, ९, ३; ४, ९, ९; ५, १, १; ५, १, २;
 ५, १, ४; ५, १, ६; ५, १, ८; ५, २, ४;
 ५, २, ५; ५, २, ७; ५, ३, ७; ५, ३, ८; ५, ४, ८;
 ५, ५, ४; ५, ५, ७; ५, ५, ८; ५, ६, १; ५, ६, ५;
 ५, ६, ६; ५, ७, ०; ५, ७, १; ५, ७, २; ५, ८, १;
 ५, ८, २; २, १, ९; १, १; १, २;
 २, ३; ५, १, १; ३, १, ४; ५, १; ६, ७;
 ७, १; ९, १; ३, ५; १, ०, १; ३; ५; ७;
 ९; १, १, १; ३; ५; ७; १, २, १; ३; ५; ७;

९; १, ३, १; ३; ७; १, ५, ९; १, ६,
 ३; ९; १, ७, १; ३; ५; ९; १, ८, ३; ९;
 २, ०, १; २, २, ८; २, ३, ३; ५; ७;
 जै. आ. १, ६-८; १, ३; १, ५; १, ७; १, ८;
 २, २; २, ३; २, ५; ३, १; ३, ३; ३, ४; ३, ७;
 ३, ९; ४, ०; ४, २; ४, ४; ४, ५; ४, ८; ५, ३;
 ५, ४; ६, १; ६, ७; ६, ८; ७, ०; ७, २; ७, ७;
 ७, ८; ८, १; ८, ६; ८, ८; ९, ३; ९, ७; ९, ९;
 १, १, ०; १, १, ५; १, १, ७-१, १, ९; १, २, ७-
 १, ३, ०; १, ३, २; १, ३, ८; १, ४, १; १, ४, ३;
 १, ४, ४; १, ४, ७-१, ५, ०; १, ५, ७; १, ५, ८;
 १, ६, ०; १, ६, २; १, ६, ७; १, ६, ८-
 १, ७, ०; १, ७, ९; १, ९, २; १, ९, ९; २, २, ५;
 २, ३, ०; २, ३, ४; २, ३, ५; २, ३, ७; २, ३, ८;
 २, ४, ०; २, ४, १; २, ४, ८; २, ५, २; २, ६, ०;
 २, ६, १; २, ७, ५; २, ७, ७-२, ७, ९; २, ८, २;
 २, ८, ४; २, ८, ५; २, ८, ९; २, ९, १;
 ३, १, ४-३, १, ७; ३, २, ३; ३, २, ४-
 ३, २, ६; ३, २, २; ३, ३, ५; ३, ३, ४; ३, ३, ३;
 ३, ४, ८; ३, ५, ०; ३, ५, १; ३, ५, २; ३, ६, २;
 ३, ६, ३; ३, ६, ९; ३, ७, १; ३, ७, ७; ३, ७, ८;
 ३, ८, १; ३, ८, २; ३, ९, ३; ४, ०, ०; ४, ०, ५;
 ४, ०, ७; ४, ०, ९; ४, १, १; ४, १, ६; ४, १, ७;
 ४, १, ९; ४, ३, ४; ४, ३, ७; ४, ४, २; ४, ४, ७;
 ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ८; ४, ६, ५; ४, ६, ७;
 ४, ६, ८; ४, ६, ९; ४, ७, १; ४, ७, ४,
 ४, ७, ६; ४, ७, ८; ४, ८, ३; ४, ८, ४; ४, ९, १;
 ५, १, १; ५, १, २; ५, १, ६; ५, २, १; ५, २, ४;
 ५, २, ५; ५, ३, ०; ५, ३, ७; ५, ४, ८; ५, ५, ४;
 ५, ५, ८; ५, ६, ०; ५, ६, १; ५, ६, ६; ५, ७, ०;
 ५, ७, २; ५, ७, ८; २, १, १; २, १, ३;
 ४, १, ५, १; ५, १, ६; १, ०, १, ०, १, १,
 ९; २, ३, १; ३, ७; पा. १, ३; २, १;
 २, ५; ४, ७; सा. १, ४, १, ९; २, ०, २,
 १, ५; ८, १; मं. १, २, ७; गो. १,
 १, ३, ३; २, १, ६; २, १, ३, १, ६; ४,
 २, ४; ५, १; ५, २, ३; २, १, १, १; २,
 १, ६; २, २, ०; ४, १, ४; १, ९; ६, ६;
 ९; द्वेऽइव श. १, ५, २, २; जै. ८.
 १, ७, २, ३; द्वेऽइव ऐ. १, १, ९;

६, १३; ८, २२; शां. १४, ५; वा. १,
 ९, २, ६; ८, ६, १, २२; १०, ४, ३,
 १९; ५, २, ८; ११, ५, २, ७; तै.
 १, ३, १०, ३; तां. १०, १२, ८; १७,
 १, १५; जैज. १, १, ३, २; प. २,
 १; गो. २, ४, १३; १४; ५, १०;
 द्वौ ऐ. १, १; २५; ३, ४; ४, २४;
 ५, २९; ६, १०; ८, ५; ऐसा. १,
 १, ४; २, ३; ३, ४; ५, ८; १, ५, १;
 शां. १, १; ८, ९; १८, १०; २०,
 ३; २७, २, सा. १, १, १, २२;
 ३, १, २७; ५, ४, ८; १३; २, ६, १,
 १३; ४४; ३, ३, ४, २६; ४, ४,
 २६; २७; ५, ४, १; ७, ४, १०;
 ४, १, ३, ५; १५; २, १, १३; ४, १,
 ४, ५, १९; ५, ५, ६; ९; ८, १३; ६,
 ३, ३; ५, १, २, १५; २, १,
 २४; ४, ३, १७; ४, ५, ५, ४, ५, २, ३;
 ४, २१; ५, ४; ६, १, १, ३; २,
 ३४; २, १, ३९; २, ३६; ३७; ४, २,
 ५; ७, १, १, ३१; ३५; २, ४, ३९;
 ४, १, ३६; २, २९; ८, १, ४,
 ४; २, १, १६; ३, २, ५; ६; ४, १,
 २७; २, १४; ३, ७; ४, ६; ५, २, १४;
 ७, १, ६; ९, ४, ३, ६; ५, १, ४; ९;
 ११, १, ६, २, ५; ३३; २, १, ५; ६,
 ९; १०; ४, १, १०; ५, २, ३; ५;
 ४, १५; ५, १३; ६, ३, ४; १०;
 १२, २, १, ६; ३, १; ३, २, १; ५,
 १, ५; ७, ३, ७; ८, ३, ६; ९, २, ५;
 १४, १, ३, १; ६, ८, १; २; ९, २, ९;
 ८, ६, ४; ५; ९, १; १५, ५; ९,
 ४, १४; का. १, ५, १, ४; ६, १,
 १०; २९; तै. १, १, २, ५; ४,
 ६, १; ६, ३, ३; ८, ९; ९, १; ७, ९,
 १; २, १, २, ९; ४, १, ७; ३, २, ४,
 ४; ९, ४; ३, ७, ११; तैआ. १, ३२,
 १; २, १५, १; ४, ४, २, १; तां. ४, १,
 १२; १३; १६, १५, ११; १९,
 १५, २; २३, २०, १; २२, १;
 २३, १; २५, १; २४, ११,

९; १२, १; १३, १; १६, १; २५,
 १, १; २, १; जै. १; १४८; १५४;
 १५५; १६९; जैज. १, ६, १, ६; २,
 ५; २, २, ३, ३; ९; १०; ४, २; ८; ९;
 आ. १, ३; ९८; ११९; १४४;
 २३३; २८३; ३२८; ३३७; ४१०;
 ४७५; ५१२; ५२३; ५४५; २, ३,
 १; ३, ५; ९; ८, १; ३; १३, ५; २२,
 ११; जैआ. १, ३, ५; ९८; ११९;
 १४४; १९८; २२३; २८३; ३२८;
 ३३७; ३७१; ४१०; ४२०; ४२७;
 ४७५; ५१२; ५१४; ५२३; ५२४,
 ५४५; ५५४; २, १३, १; १५, १;
 सा. ३, ४, ९; १०; गो. १, १,
 २७; २, ४; ३, १०; ४, १२; ५,
 ५; २; २, २, २०; ३, २०; ६, ६;
 १३; द्वौऽइव शां. १५, ४; द्वौऽद्वौ
 ऐ. ३, ४; ४, १८; वा. ९, ३,
 २, ६; १२, ८, ३, १४; तै. १, २, ५,
 ३; तां. १०, १२, ८; १६, १, ६; १०,
 ४; २१, १३, ७; प. ३, १०; गो.
 २, ६, ६.
 द्वय-यम् शां. १, ५; ३, २; १७, ५;
 २०, १; श. १, १, १, ४; ४, ४, २;
 ६, ३, २३; ८, ३, १४; ९, १, १; ३,
 ७; १०; १८; २, ३, १, १०; २४; ३,
 ३, २, २; ५, २, १०; ७, २, ३; ८, ४,
 ७; ९, ४, १, ४; ४, ४, २, १५; ५, १,
 ५, २, १; ६, ४, १, ३; १२; ७, १, २,
 १८; ४, २, २, १; ५, १, ३, १; १०, १,
 १, १, १; ३, २; ६, २, १; का. १, ३,
 १, ५; १५; २, १, १, ४; तै. १, ५,
 ९, ७; तां. २४, २, २; जै. ०४;
 जैज. १, १७, १, १; प. १, ३;
 गो. २, ५, ३; -या: श. २, २, २,
 ६; ४, ३, १४; ४, ३, ४, ४; १४, ४,
 १, १; का. १, २, २, ५; ३, २, १२;
 तां. १८, १, २; जै. १३०; जैज.
 १, १२, २, ७; गो. २, १, ६;
 -यानाम् तै. ३, १, ६, २; -यानि
 श. ४, ५, १०, २; ५, ४, ३, १६;

६, २, २, २; गो. २, ६, ६; -येन
 श. १, ३, १, ३; २, ३, ४, ९; ३, ६, १,
 २६; ५, ३, ५, २७; ४, ३, ४, ७; का.
 १, ४, १, ७; २, २, ४, ३; तां. २४,
 २, २.
 द्वयी-यी का. १, ५, २, ५; -यी:
 श. २, ५, १, २; का. १, ४, ३, २;
 -यीम् तै. १, ४, ९, २; -यीषु
 श. ५, ३, ४, २३; -य्य: ऐ. ७,
 १९; वा. १, ६, ३, ३०; ३, ५,
 १, १३; ११, ५, ४, १७; तै. ३, ८,
 १७, ४.
 द्वा-त्रिंशत्-न् शां. २७, ३; श. ५,
 ३, ४, २३; ७, १, २, १६; २२; ९,
 २, ३, ४७; १०, १, २, ८; १२, २;
 ४, १४; तै. १, ७, ५, ५; जै. १००;
 -तम् श. १४, ६, ३, २; तां. १८,
 ३, २.
 द्वा-त्रिंशद्(-न्ऽअ-)-क्ष(र→)रा-
 -रा शां. २६, १; श. ७, १, २, १६;
 १७; ९, २, ३, ४७; तै. १, ७,
 ५, ५; तां. १०, ३, १३; १८, ८, ३;
 २३, २८, ३; जै. ८९; १००;
 १३३; -राम् श. ७, १, २, १९.
 द्वा-त्रिंश-श: शां. १२, ६; २७,
 ३; -शम् तां. २५, १, १; २, १;
 -शा: तै. ३, ११, २, ४; तां. १८,
 ८, ३; जै. १४६; -शानि श. १३,
 ५, ४, १०; -शेषु तै. ३, ११, २, ४.
 द्वा-त्रिंशति-न्ति: गो. १, ५, ३,
 -तौ श. ७, १, २, २२.
 द्वा-त्रिंशती-न्ती शां. २७, ३; गो.
 २, २, १३.
 द्वा-त्रिंशतिन्-न्ती शां. २६, १.
 द्वा-त्रिंशतिनी-न्नी: जै. ९१.
 द्वा-दशन्-श ऐ. १, १; १०; १३;
 १६; २३; २८; २९; ३०;
 २, १८; ३३; ३७; ३९; ४१; ३, २, २;
 ४१; ४, ६; ५६; २४; ५, २, ५; २९;
 ६, १९; ऐआ. १, ५, १ (कृत्वम्
 टि. द्र.); शां. १, १; ७, १०;

८, १, ५; ९, २, ४; ११, ६; १२, ६;
 १३, ९; १४, १; २, ३; ५, १६, ११;
 २५, १५; २७, १; ३; शांआ. १,
 २; श. १, २, ५, १३; ३, ५, १०;
 ११; २, २, २, ४; ३, २७; ३, ४, ४,
 १९; २५, २७; ५, १, ५; ६; ६, ४,
 २३; ४, १, १, १२; २, ४, २०;
 २१; ३, १, ५; ४, ३; ५, ७, २; ६,
 १, ११; १२; ५, २, १, १; २; ५,
 १५; ३, ५, ५; ४, ५, १४; २०;
 २१; २३; ५, २, २; ५, ८; १९;
 ६, १, २, ८; २, १, २, ८; २९; ३०;
 ३६; २, ३; ५; ८; १०; १२; ३१;
 ३६; ३७; ४, २, १०; ६, १, ५;
 १४; ३, १३; ७, १, १, ३४; ३५;
 २, २, १६; ४, ४; ९; १६; २२;
 ३, १, ४७; ८, ३, ३, ११; ४, १,
 ११-१६; २४; २८; ९, १, १, २६;
 २, २, ६; ३, ६; ३, १, १; २, ८; ३,
 १३; ४, १, ५; ५, १, ३८; १०, १,
 ४, ८; २, ५, ६; ४, २, १२; २३;
 २४; ३, १७; १९; ५, ४, १०; १५;
 ११, २, ६, ११; ५, ४, ९; ६, ३, ५, ८;
 १२, २, १, ७; २, ६; १२; ३, ६;
 ३, २, २; ३, १३; ७, २, १९; ८, २,
 ३०; १३, १, २, १; ७, ३; ३, ३, ८;
 ६, ६; ७; ४, १, ५; ४, १; ११; ५, १,
 ४०; ३, ११; ४, २६; ६, १, २; १४,
 २, २, १२; ६, ९, ३; का. १, २,
 २, ३; ३, २३; २, २, ३, ११; तै.
 १, १, ४, १; ६, ७; ११; ९, १०; २,
 २, १; ३, ७, ३; ४; ५, १२, २; ४;
 ६, १, १०; ७, ३, ६; ७, ५; ८, २,
 ४; २, २, ३, ७; ३, २, ७, ५; ८, १,
 १; १०, ३; १७, २; २, १, १; २;
 ९, १, १; १८, १; २; तैआ. २, ८,
 १; ५, ४, ९; १०; ६, २; १०, १,
 १६; तां. ३, १३, ३; ४, १, २; ११;
 २, १२; ४, ११; ६, ४; ६, २, ५;
 ३, ३; ४; १०, १, ७; १०; ३, ३;

९; ३, ११; १२, ४, १७; १३;
 २०; १४, १, १०; १६, ४, १२;
 १३; ६, १०; १८, २, २, ४; १४;
 ४, ११; ९, ५; ७; २१; १९, ५, ५;
 २०, ५, ३; तां. २१, ३, ४; ४, ७;
 २३, ५, १; १७, २; २४, ११, १;
 २५, ४, १; ६, १, १०, २; जै. ३१;
 ६३; ८८; १३०; १३३; १३९;
 १४४; १६२; मं. २, ४, ६; गो.
 १, १, ३७; ३, २१; ४, १९; ५, १;
 ५; १०; २३; २, १, १;
 २, ७; ८; १३; ३, ८; ५, ३; ६, १;
 -शाS-शा. ८, ३, ३, ३; ४;-शभिः
 श. ७, २, ४, १६; २२; १३, ३, ६,
 ६; ५, १, ४; तै. १, ५, १२, ४; ३,
 ९, १८, १; तां. ३, १२, १; ३; ४,
 ४, ११; १०, ५, ९; १९, ६, १;
 -शम्यः श. ८, ३, ४, १५; १३, ५,
 ३, ११; तै. १, १, ६, ११; प. २,
 १;-शसु श. १, ७, ३, २५; ९,
 ३, २, ८; १३, ५, १, १; तै.
 १, १, ४, १; ६, ७; तां. ४, १, २;
 गो. १, २, १५.
 द्वादश- -शाः शां. ८, ९; श. ३,
 ७, २, १; २; १३, ३, ३, ८;
 ९; तै. १, ५, ३, ४; ३, ८, २, १,
 १; २; ३; तां. १९, ५, ५; १८, ३;
 २५, १५, १; -शमू श. ४, २, ४,
 ७; तां. ६, १, ३; जै. १३०;
 -शाः तै. ३, ११, २, २; -शानू
 गो. १, १, ५; -शानि श. ८, ३,
 ३, ८; -शै श. १४, ३, १, १; तै.
 २, ७, १८, २; तैआ. ५, १२, ३;
 जै. १६२; -शेन तां. ६, १, २;
 ३; -शेम्यः प. २, १; -शेषु तै.
 ३, ११, २, २; -शौ तां. ४, १, २.
 द्वादशी- -शी ऐ. २, ३७; शां.
 १४, २; तां. १६, १, १२; १९, ४,
 ४; २३, ३, ३; -शीः तां. २१, ३,
 ४; -शीमू तां. ९, ९, १५; -श्याः

तां. ९, ९, १५; -श्यामू तै. १,
 १, ९, १०.
 द्वादश-क- -काः गो. १, १, २४;
 -कौ गो. १, १, २७.
 द्वादश-कपाल- -लः शां. ४, १४;
 ५, ४; श. १, ६, ४, ३; २, ४, ३, ५;
 ५, १, १०; २, ८; ४, ७; ८; ६,
 ३, ५; ५, २, ३, ८; ५, १५; ५, २,
 ६; ५, ८; ६, २, १, ३६; २, ५, १२;
 ६, १, २; ५; ९, ३, १, १, ५, १, ३८;
 १२, ७, २, १९; का. १, ३, २, ५, ४,
 ३, ८; ५, १, ६; ३, ५; ८; ६, ३, ५;
 तै. १, ६, १, १०; तां. २१, १०,
 २३; गो. २, १, २२; -लमू ऐ.
 २, २३; ३, ४७; ७, ९; शां. ४, ३;
 ४; १९, १; श. १, ६, ४, ३; ५, २,
 ३, ८; ५, १३; ३, १, ७; ३, २; ४, ५,
 ६; ५, ४, २, ९; ५, १; ११, १, ५, ५;
 ८; ४, ३, ५; १३, ३, ८, ३; ४,
 २, ६; ९; १२; तै. १, ६, १, १०;
 ७, १, १; २, १; ५; ३, ५; ८, ३, ३;
 ४; ४, १; २; ६, ३; ३, १, ४, ११;
 ८, १२, २; ९, १७, ३; तां. २६, १४;
 १९; जै. १६४; गो. २, १, १२;
 -लामू तै. १, ५, ११, ४; -लेन
 श. २, ५, २, ३५; तै. १,
 ५, ११, ३; तां. ५, १०,
 ११.
 द्वादश-नाव- -मू श. ७, २, २, ६;
 तै. १, ७, १, २.
 द्वादश-गृहीत- -तेन श. ९, ४,
 १, ५.
 द्वादश-त्रयोदश- -शेन शांआ.
 ३, २.
 द्वादश-त्रयोदशोपमासा- -सः
 शांआ. ३, २.
 द्वादश-धा ऐ. ४, २३; तैआ. ५,
 ११, ६.
 द्वादश-निघन्त- -नः तां. १३, ५,
 २५; -नमू आ. २, १, ७; जैआ.

† 'द्वादश-त्रयोदशः मासः' इति मुपा. नान्वयसहः । उपरि मुद्रितः Kt. पाठः ।

२, ११, ७.

द्वादश-पदा(←पाद्←द)- -दा
ऐ. २, ३३; -दाम् ऐ. २, ३९; ४१;
शां. १४, १.द्वादश-पुण्डरी(क→)का- -म्
शा. ५, ४, ५, १३.द्वादश-पुष्कर(र→)रा- -रा तां.
१८, ९, ७.

द्वादश-मान- -म् तां. १८, ३, २.

द्वादश-मिथु(न→)ना- -म् गो.
१, १, ३१.द्वादश-रात्र- -त्रम् शां. २५, १५;
जै. १६४^३; सा. १, ७, ६; ७;
गो. १, ४, १५; -त्रस्य सा. १, २,
५; -त्रे सा. ३, ८, ३.द्वादशरात्रोपो(-त्रऽउ पऽउ)-पित्त-
-तः सा. ३, २, ४.द्वादशर्च(-शऽऋच्)- -र्चःगो. १२,
३, ८; -र्चम् शां. १४, ५; शांआ.
१, २; -र्चौ तां. १४, १, ९.द्वादश-वर्ष- -र्वम् गो. १, २, ५;
५, २५; -र्षाणि गो. १, २, ५.द्वादश-विध- -धम् श. १३, ४,
१, ५; -धाः ऐआ. १, ५, १.द्वादश-शत- -तम् श. १२, २, १,
७; तां. १६, १, ११; १७, १३,
१६.द्वादश-संवत्सर- -रम् श. २, ३,
१, १३; का. १, ३, १, ७; सा. १,
४, ९.द्वादश-स्तोत्र- -त्राणि तां. ९, १,
२४^२.द्वादशा(-शऽअ)-क्षर,रा- -रम्
ऐ. ३, १२^३; ६, २६; तां. ८, ७,
१; १२, १३, २९; १५, १२, ७;
जै. ७४; १०१^३; गो. २, ३, १०^३;
-रा ऐ. ३, १२^३; २८^३; श. १, ७,
३, २५; ४, १, १, १२; ३, २, ९; ६,
२, १, २९; ३०; ८, ३, ३, ३; ४;
तै. ३, ८, १२, २ तां. ६, ३, १३;८, ४, ३; जै. ८९; १००; १०२;
१३०; १३३^३; गो. २, ३, १०^३;
-राणि ऐ. ६, २६; शां. १४, ३;
तां. १६, ११, १०.द्वादशाक्षर-पदा- -दा ष. २, १.
द्वादशा(-शऽअ)-र- -रे तै. २,
५, ८, १२.द्वादशा(-शऽअ)-रत्नि- -त्निःशां.
१०, १; श. १३, १, २, १, २; तै.
३, ८, १, १; ३, ३; -त्निम् श. ३,
६, ४, २३^३.द्वादशाह(-शऽअहन्)- -हः ऐ. ४,
२३; २४^३; २५^३; तां. १०, ५,
१; ६; ७^३; १५; १६; ११, १०, १९;
१२, ५, १३; १३, ५, १०; १४, ३,
१४; १५, ९, ७; २३, १, २; २, २;
गो. २, २, ११; -हम् ऐ. ४, २३^३;
२४; २७; ३०; ६, २१; श. १२,
३, ३, ८; १४, ९, ३, ११^३; तां. १०,
३, १; ९; ४, ५; ६; ५, ८; १५; १७;
१४, ५, १७; ष. ४, २; सा. १,
४, ५; गो. १, ५, १०^३; २, ६, ३;
-हस्य श. १२, ३, ३, ७; तां. ४,
८, ५; १०, ५, ९; १४, ३, १७;
२३, २, १; ५, २; ८, १; ३; ९, १;
४; ११, १; ४; १२, १; १४, १; १७,
१; १८, १; २०, १; ३; २२, १; ६;
२३, १; २५, १; २६, १; २८, १;
२४, १, १; ५; २, १; ४, १; ५, १; ६,
१; ८, १; ९, १; १२, १; १३, १; १४,
१; ६; १५, १; १६, १; ६; १७,
१; ४; १८, १; १९, १; २०, १;
२५, १, १; १०; २, १; ४, १; गो.
१, ५, १०; २, २, ११; -हात् तां.
१०, ४, ९; -हे ऐ. ४, २५; श.
११, ५, ४, ९; तां. २४, २, २; ष.
४, २; -हेन ऐ. ४, २५^३; श. ४,
५, ९, १; तां. १०, ३, ११; ५,
१४; १५; जै. ३, ६, ३, १; ६.
द्वादशाह-याजिन्- -नम् तां. १९,

९, ४.

द्वा-पञ्चाश- -शौ श. ७, ३, १, ४३.

द्वापञ्चाशी- -श्यौ शां. १८, ३.

द्वा-पर- -रः ऐ. ७, १५; -राय तै.
३, ४, १६, १ -रे ष. ४, ६.

द्वापरादि- -दौ गो. १, १, २८.

द्वा-विंशति- -तिः शां. २७, ३; श.
९, २, ३, ६; आ. २, २३, १९;
-त्या ऐ. ७, १६.

द्वाविंशति-धा श. १०, ४, २, १६.

द्वाविंश- -शः श. ८, ४, १,
१६^३; -शम् श. ७, १, २, १७;
तां. २३, १७, २; -शयोः ऐआ. १,
४, २; -शाः, -शेषु तै. ३, ११,
२, ३.

द्वाविंशी- -शीम् ऐआ. १, ४, २.

द्वा-षष्ट- -ष्टानि श. ११, ५, २, १०.

द्वा-सप्तति- -तिः श. १४, ५, १,
२१.द्वासप्तती(-तिऽइ)-ष्टक- -कान् श.
१०, ४, २, ११.

द्वि-ऋ- -म् सा. २, ७, २.

द्विका(-कऽआ)-घ- -घेन सा.
२, ३, २.द्वि-कपाल- -लः तां. २१, १०, २३;
-लम् ऐ. ७, ९; श. ५, ३, १,
८; ५, ४, ३३; ३४; ८, ४, ४, ४;
१०, ५, ४, १२; तै. १, ७, ३, ५;
३, १, ५, १३; -लेन श. ५, ५,
४, ३३.द्वि-गत(√गम्)- -त् तां. १४, ९,
३२.द्वि-गुण- -णः श. ८, ७, २, १०;
-म् श. ३, ३, २, ९; -णानि
शां. २९, ८; -णे ऐआ. ५, १, ३;
-णौ शां. २८, ९^३.

द्वि-जिह्वा- -ह्ने शांआ. ८, ७.

द्वि-त्त,ता- -तः श. १, २, ३, १; का.
२, २, १, १५; तै. ३, २, ८, ११;
-ता तै. २, ७, १३, २; तं.

२४, १, ९; -ताय श. १, २, ३, ५;
 का. २, २, १, २०.
 द्वि-तीय,या-यः ऐ. छ. १५; ७,
 २९; शां. १२, ८; २६, ७; ११;
 १६; २७, ७; शांआ. ६, २; १२;
 श. १, ७, १, ३; ३, ७, ३, ९; ५, २,
 ४, १३; १०, ६, ५, ४; ११, २, ६,
 ४; ७, १०; १२, २, १, ३; ४, १५;
 १४, १, २, २३; ४, ३, १९; ५, १,
 १०; तां. १०, ५, १; २; ४; १७;
 २०, १२, ५; २४, २०, १; २५,
 १, १; २, १; जै. १२८; जैउ. छ.
 १२, २, २; आ. २, २५, ८; सा. १,
 १, ८; १४; प. ३, ७; गो. १, १,
 २६; २७; ३५; २, ८; ३, १०; ५,
 २; ४; २, ६, ६; -यम् ऐ. ३,
 ३४; छ. ९; १६; ३१; ५, ६; १८; ६,
 २४; ७, १५; ऐआ. २, २, ३; ५,
 १; शां. २, २; ३, ९; ६, ३; १३;
 ८, ९; १२, २; १९, ३; ८; २०, ३;
 २१, ४; ५; २२, २; ४; २५, ७; २६,
 २; १२; १६; शांआ. १, ६; २,
 १; श. १, २, ३, १; ४, १७; ८, २,
 १२; २, १, ४, २६; २, १, १६; २२;
 ४, ५; ५, ३, ११; ३, ४, १, १२; ६,
 २, २४; ७, ४, १०; ९, ४, १०; छ.
 १, ५, १९; २, ५, १४; ६, ३, ३;
 ८, ८; १२; ५, ४, ४, १०; ५, ५, ३;
 ६, १, ३, ९; ५, १, ३; ७, ४, ३; ९, १,
 २, ५; २, ३, ३; ३, १, २०; २१; ४,
 ३, १३; १०, १, २, १; ११, २, १, १;
 ३; २, ७, ७; ८; ११; २२; ५, १, ३;
 ३, ४; ७; १२, २, ४, ३; १३, ६,
 १, १०; ११; ७, १, ४; १४, ३, १,
 ५; ४, २, ४; ७, १, २३-३०; ३,
 १६-२३; ८, १५, ९; का. १, २,
 १, १३; ४, २; ४; ५, २, १०; २, १,
 २, २; २, २, १०; १५; तै. १, १,
 ९, १; १०, २; ६, २, ६; ८, ५, १;
 २, १, २, ४; ४, ७; २, ४, २; ५; ३,

२, ८, १०; ९, ५; ११, ८, १; ४; ६;
 तैआ. २, १५, १; तां. ६, ६, ८;
 १०, ५, ३; ९; ११, ६, ३; ८, ५; ९,
 ४; ११, ९; १४, ९, २३; २०, ११,
 ५; १४, ७; १५, ६; १६, ९; २१, ९,
 ६; ८; जै. १५; १०१; १४३; १४८;
 १६०; १७३; १९८; जैउ. १, १६,
 १, १; ३, २, ४, ४; ३, १, ३; जैआ.
 १, २४५; आ. १, २४५; ३४४;
 ४१९; २, २२, २; सा. १, २, ९;
 ६, २; ७; ७, ३; ४; ६; ७; ८; ८, ७;
 ८; ११; १२; ३, ७, ४; ६; १०; ९,
 २; ४; मं. १, १, ३; प. छ. ६; ७;
 गो. १, १, १; ३५; ३९; २, ८;
 १९; २०; ३, ११; १२; २, १, १;
 २, १; -यम्-यम् ऐ. छ. ३, २२;
 -यया शां. ५, ७; श. ८, ५, २,
 १५; ९, ५, २, ९; १३, ५, ४, ८;
 १२; १७; २२; ६, १, ३; तै. १,
 ६, ९, ४; तैआ. १०, ५, २; जैउ.
 ३, ३, १, ६; गो. १, १, १८; २, १,
 २५; -यस्य ऐ. छ. ३१; ३२;
 ५, ६; १८; शां. १९, १०; २०, ३;
 २४, ५; २६, १३; श. १३, ५, ३,
 १०; तां. १०, ६, २; ७, १; ८, १;
 ९, १; १०, १; ११, १; ११, ६, १;
 २१, ९, १२; १५; -यस्याम् श.
 १, ४, ३, १२; -या ऐ. ३, १८;
 छ. ४; ऐआ. १, ५, १; शां. १, ५;
 शांआ. २, ४; श. २, ३, १, २२; २३;
 ५, ३, ५, २९; ६, २, ३, ८; ८, २,
 १, ५; ७; १७; १८; २, १;
 ५, २, ७, -१०; १५; ३, ५; ७, २, ३;
 ४, १३; २०; ९, ५, १, ३६; १०,
 १, १, ७; ५, ३; २, ५, १०; ४, ३,
 १५; ११, २, ७, ६; १२, ८, ३,
 ३०; का. १, ३, १, १४; तां. ३,
 ११, २; १६, ५, १५; २०, १४,
 २; २४, १०, २; जै. १३७; प.
 २, २; गो. १, १, २५; -याः श.

२, ५, १, २; का. १, ४, ३, २ तै.
 २, ६, ५, ७; ३, ११, २, १; जै. ७१;
 -याः तै. ३, ७, ५, १; -यात्
 श. १४, ४, २, ३; तां. २०, ११,
 ६; -यात् शांआ. ६, १२; -यानि
 श. ३, ६, २, २४; -याम्याम् श.
 ९, ५, २, ५; जै. १६२; -याम्
 ऐ. १, २३; ३, ३७; शां. ७, ४;
 शांआ. २, ४; श. १, ३, ४, ७; ७, १,
 १७; ८, २, १२; ३, ६, २, ११; ३,
 ८; छ. ३, ४, १०; १२; ५, ७; ६, ९,
 ९; ६, २, ३, ३; ७; १०; ३, ३, १६;
 ८, २, १, १; २, ३; २, २, ४; ३, १,
 १; ६, ३, १; ७, ४, १३; २०; १०,
 १, ३, ६; ४, ३; १२, ८, २, ९; ११;
 १३, ३, ४, ४; ५, ३; ४, २, ९;
 का. १, ३, १, १४; तै. १, ३, १०,
 २; ३; ६, ४, २; २, १, ३, ८; ३,
 ९, ११, ४; ११, ८, ३; ४; १०, १;
 १२, २, ९; ४, ७; तैआ. १, २५, ३;
 जैउ. १, १८, १, ८; प. २, १; -यायाः
 प. २, २; -याथै शां. १, १;
 श. ६, २, ३, ४; ८, ६, ३, १; -ये
 ऐ. छ. ३१; ३२; ६, १९; २८;
 शां. ८, ८; २४, ८; ९; ३०, ४;
 ९; श. १, ५, ४, १३; छ. ५, ४, १३;
 ८, १; १०, २, ३, ५; १३, ४, ३, ६;
 १४, २, २, ४४; ४५; तै. १, २, २,
 ३; ८, १, १; २, ७, ११, १; तैआ.
 ५, १२, १; तां. १०, ७, २; ११,
 १०, ९; १४, ११, २९; २०, १५,
 १०; १३; जै. १७३; गो. २, ६, १;
 ८; -येन ऐ. छ. १, ५, ६; १८; शां.
 २०, ३; २२, २; शांआ. २, १; श.
 १, १, २, १३; ९, ३, ९; २, १, ४,
 २६; ३, ६, ३, ३; का. १, १, ४,
 २४; तां. १०, १२, १; २०, १६,
 १; जै. २३; सा. १, ८, १५; २,
 ६, ९; ३, २, ५; ७, २; गो. १,
 १, १६; -येषु तै. ३, ७, ५, १; ११,

२, १; -यैः श. १२, ८, ३, ३०^३;
 तै. २, ६, ५, ७; -यौ श. ९, ३, १,
 ११.
 द्वितीय-वत्-वन्तः गो. २, ६, ६^३;
 -वान् शांवा. ६, १२; श. ३, ७,
 ३, ८^३; १४, ५, १, १०.
 द्वितीय-स्वर-राः सं. २.
 द्वितीया(-यऽअ-)-न्त-न्ते सा.
 २, ६, १४.
 द्वि-दन्त(->दत्)-दत्तः जै. १३०;
 २०६.
 द्वि-दिव-वः तां. १७, १३, ७.
 द्वि-देवत्व्य, त्वा-न्त्यः ऐ. २, ३; ६;
 श. ३, ३, ४, २३; ४, १, ३, ५; तै.
 १, ५, ९, ७; -त्यम् श. ४, १, ५,
 १९^३; ११, ५, २, ३; ५; का. २, १,
 ४, २०; -त्यया श. ७, ५, १, २५;
 -त्या शां. ९, ३; -त्याः ऐ. २,
 २६; २७, २८^३; ३०^३; शां. १३,
 ५^३; ६^३; १६, ११; २८, ९^३; श. ४,
 ३, ५, ५; तां. २०, १५, १४; -त्यान्
 ऐ. २, २८; ३०^३; शां. १६, ३;
 श. ४, १, ५, १६^३; ३, ५, ४; ५; ७;
 ८; -त्यानाम् ऐ. २, २८^३; ३०;
 शां. १३, ६^३; २८, २; -त्यानि शां.
 २१, ५; जै. ६४; -त्याभिः ऐ.
 ६, १३; गो. २, ६, ६^३; -त्येन शां.
 २१, ५; -त्येषु शां. १३, ९; ३०,
 ११; गो. २, ३, ८; -त्यैः शां.
 १३, ५^३; श. ४, ३, ५, ६.
 द्वि-देवत्व्य-न्ता-तायै शां. ३०, २.
 द्वि-देवत्व्य-प्रैष-पान् शां.
 २८, २.
 द्वि-धा(र->)रा-राः ऐ. २, २०;
 शां. १२, १.
 द्वि-नामन्-स्मा श. ९, ४, ३, १३;
 -मानः श. ३, ६, २, २४^३.
 द्विनाम्नी-म्नी तै. २, ७, १७, ११;
 -म्न्यः श. ५, ३, ३, १४^३; ९,

४, ३, १३.
 द्वि-नाराशांस-म् ऐ. २, २४^३.
 द्वि-निधन-म् जै. १९६.
 द्वि-पञ्चविंश-शे ऐ. ७, २.
 द्वि-पञ्चाशत्-तम् ऐ. ४, १९.
 द्विपञ्चाश-शे ऐ. ७, २.
 द्वि-पद-दः गो. १, १, २५; -दम्
 तै. २, ६, १७, ७.
 द्वि-पाद्(->पद्)||-पदः शां. ८,
 १^३; श. १४, ५, ५, १८; तै. ३, ३,
 ११, २; गो. १, २, ९; जै. १०५;
 -पदा तै. २, ६, २०, ५; तां. १३,
 ४, २; १४, ५, २६; १९, ३, ५;
 -पदाम् श. ७, ५, २, ३५^३; तां.
 ५, १, १९; २०, १४, ३; -पदि तै.
 २, १, ३, ९; -पदे श. १, ९, १,
 २८; ६, ६, ४, ७; ७, २, ४^३; ९, २,
 ३, २५; तै. १, १, ७, १; ८, ५; २,
 १, २३; २, ६, १६, १; ३, १, १, ३;
 ५, ११, १; ७, ८, २; ११, ४, १;
 तैआ. १, ९, ७; ४, ४२, ५; तां. ६,
 ९, ८; सं. १, २, १७; १८; २, ६,
 १; -पाव, द्व ऐ. २, ३८; ४, ३^३; ५,
 १७; १९; २१; शां. १६, ११; २२,
 ९; २६, ९; श. १, ९, १, २८; २,
 ३, ४, ३३; ५, १, १; ३, ७, ३, १; ६,
 ३, ३, २१; ४, १, ३; १२; १८; ५,
 १, ८; ६, २, ७; ७, १, २४; ३, १२;
 ७, ४, १, २१; ५, २, ३२; ८, २, ३,
 ६; ७, ४, ९; ९, २, १, १६; २, ३,
 १९; ४, ४, १४; ५, १, ३१; ११, २,
 २, ३; ४; १२, २, २, २२; १३, ३,
 ६, ३; का. १, ४, १, २३; ३, १; तै.
 १, ७, ४, ४; २, १, ३, ९; ६, १८, ४;
 ३, २, ५, २; ३, ८, ३; ७, ५, ९; ९,
 १२, ३^३; तां. ४, ४, ११; ८, ३; ७,
 ३, २२; ७, २; १५, १०, ८; १६,
 १५, ११; जै. ३१; ४०; ४१;
 १६९; गो. १, २, ९; ३, १; ४, २, ४;

२, ६, १२; -पादः ऐ. २, ३८;
 श. २, ५, १, १; ३, ७, ३, १; का.
 १, ४, ३, १; तै. १, २, १, २५; ३,
 १२, ६, ४; -पादम् श. ७, ५, २,
 ३२; ११, २, २, ३; जै. ३१;
 -पान्निः तै. ३, ७, २, ४.
 द्विपदा-दयोः ऐआ. १, ४, २;
 -दा ऐ. ४, ३^३; १०; ऐआ. २, ३,
 ४; ५, २, ५; शां. १७, २; १८, ३;
 २७, २; श. ८, २, ४, २^३; १०, ३,
 २, ११; ५, ४, ८; तां. १६, ११,
 १६; १७, १, ४; -दाः ऐ. ४, ३;
 ५, ५^३; १७^३; १९^३; २१^३; ऐआ. १,
 ४, २; शां. ११, ६; १७, २; १८,
 २; ३; २२, ९; २६, १०; १३; १७^३;
 २७, २; २९, ५^३; शांवा. २, १२^३;
 श. २, ३, ४, ३१; ३३^३; ८, ६, २, ४;
 १७^३; १३, ३, ६, ३^३; ४^३; ५^३; का. १,
 ४, १, २३; तां. १०, ६, ६; १२,
 १३, ३; १३, १२, १; २; १४,
 ११, ३५; १५, ५, ३२; -दानाम्
 शांवा. २, १; दै. २, ९; २, ३^३;
 -दाभिः का. १, ४, १, २३; -दाम्
 ऐ. ४, ३; १०^३; ऐआ. ५, २, ४; शां.
 ११, ६; १७, २; १८, २; तां. २०,
 ४, ७; -दायाः शां. १८, ३; -दायै
 शां. २७, ३; -दासु ऐआ. ५, २,
 २; शां. ३०, ३; तां. १२, १३,
 २; -द्वे शां. २७, २.
 द्विपदा-दाः तै. ३, ९, १२,
 ३^३; -पदाः ३ श. १३, ३, ६, ४;
 तै. ३, ९, १२, ३; -दाम् तै. २,
 ८, ८, ४; -दासु तै. १, २, ६, ४.
 द्विपदा-सहचर-राणि शां.
 ३०, ३.
 द्विपदी-दी श. १४, ८, १५,
 १०; तै. २, ४, ६, ११; ३, ९, १२,
 ३; तैआ. १, ९, ४; -दीम् श. ४,
 ५, २, १२.

द्वि-पाद- -त्राः श. ६,८,२,५.
 द्वि-पर्यास- -सौ शां. ३०,९.
 द्वि-पात्र- -त्राः ऐ. २, २७.
 द्वि-पुत्र- -त्रः जैड. २, २,३,३.
 द्वि-पुरुष- -म् ऐ. ८,७.
 द्वि-प्रतिष्ठ- -ष्ठः ऐ. २, १८; ३,
 ३१; ५,३; ६,२; ऐआ. १, १,२;
 ५,१; श. ११, ५, २, १०; १३,
 ३,६,३; तै. ३, ३,९,३; १२,३;
 गो. १,४,२४; २,६,१२; -ष्टम्
 ऐ. २,१८; ३, ३१; ५, ३; १७;
 २१; ६,२; ऐआ. १, १,२; ५,१.
 द्वि-प्रैष,षा- -षः ऐ. ६, १४; -षे
 ऐ. ६,१४.
 द्वि-ब्रह्मस्- -र्हाः श. ४, ३, ३, १८;
 तै. ३,५,७,५.
 द्वि-यजुस्- -जुः श. ७, ५, १,३५;
 २,१६; २०; २४; १०,४,३,१४;
 ५,५, १०; -जुषः श. ७, ४,२,
 २४; -जुषम् श. ७, ४,२, १६;
 २०.
 द्वि-रात्र- -त्रः तै. १,८, १०, ३; ३,
 १०,१,४; तां. १८, ११,८; ११;
 २०, ११,३; -त्रम् शां. ८, ९;
 तां. २०, ११, ३; जै. १४७;
 -त्रस्य तां. ११,६,२; ९,३; -त्राः
 जै. १४७; -त्रे सा. ३, ८, ३;
 -त्रेण तै. १, ८, १०, १; ३; तां.
 १८,११,५; सा. २, ५, ६.
 द्वि-रूप- -पः ऐ. २, ३; शां. १०,
 ३; श. ३, ३,४, २३; ५, ३,१,
 १०; १३,४,२,३; ४; -पम् ऐ. ४,
 २२; श. १३,४,२,३.
 द्वि-रेतस्- -ताः ऐ. ४,९; श. ६,३,
 १,२३; तां. ६,१,४.
 द्वि-वर्ण- -र्णः गो. १,१,२६; -र्णम्
 गो. १,१,१६.
 द्वि-शत- -तम् ऐआ. ५,२,२; -ताः
 तां. १६,९,३.

द्वि-शीर्ष- -म् सं. २,७,२.
 द्वि-वं(←सं)हित- -तानि तां. १७,
 १,१५.
 द्वि-प(←स)न्धि- -न्धिः ऐ. १,२५
 द्वि-पाम्गी(←सामन्)- -ग्गी जै.
 २४.
 द्वि-पू(←सू)क्त- -क्ताः शां. २९,८;
 द्वि-सूक्त- अद्र.
 द्वि-षोडशिन- -शी तां. १७,३,१.
 द्वि-ष्ट(←स्तन→)ना- -नाः, -नाम्
 जै. ९१. द्विस्तना- अद्र.
 द्विस्(ः)॥ ऐ. २, १४; २८; २९; ३, ३१;
 ऐआ. १, ३, ४; ५, ३, ३; शां. २,
 २; ८; ११, ५; १३, ६; ९;
 १६, ३; १८, ४; २०, १; २६, ३;
 ३०, ९; श. १, ६, १, २१; ७, २,
 १०; ४, ११; २, ३, १, १८; ५, २,
 ३७; ३८; ३९, ४०; ३, ९; १०;
 १४; १५; ६, १, १३; २७-२९;
 ३१; ३, १, ३, १६; ४, ४, १७;
 १९; २३-२५; ८, २, २६; ३,
 २३; २५; ४, २, ३, १७; ३, १, ११;
 ४, २, ५; ५, १६; १७; ५, २, ९;
 ११; ५, १, ३, ५; ५, ४, २६; ६,
 ५, ४, ९; ८, २, ५; १४, ६, ३, २;
 का. १, ३, १, ११; ५, २, ८; ९; १३;
 १४; ६, १, १०; १७-२०; तै. १,
 ४, ९, २; २, १, ३, ९; ४, ५;
 ५, ७; ११; ९, १; ३, ७, ३; ४; ३,
 ३, ७, ११; ८, ३; ९; तैआ. २, ११,
 १; १८, १; ४, २८, १; ५, ७, ४;
 तां. ७, १, २; १४, ९, ३२; २३,
 ३, ६; १२, ५; जै. ९३; १९८; २००;
 गो. १, १, ३९; २, ९; ३, १५; २,
 ३, ७; द्विऽद्विः ऐ. १, २३; श.
 ५, १, ३, ५.
 द्विऽशत- -म् तां. १६, ९, ३.
 द्विऽनुगान- -म् आ. २, १४, १२.
 द्विऽसंस्थित- -तः गो. १, २, ९.

द्वि-समस्त- -स्तानि श. ११, ५,
 २, ७.
 द्वि-सू(←क→)क्ता- -क्ताः गो. २,
 ६, ६. द्विपूक्त- गद्र.
 द्वि-स्त(न→)ना- -नाम् श. ६, ५,
 २, १९. द्विष्टना- गद्र.
 द्वि-स्थान- -म् गो. १, १, २, ७.
 द्वि-द्विह्वार- -म् तां. १४, ९, २२;
 आ. १, ४१९; ५११; जैआ. १,
 ५१४.
 द्वि-हृत-वत्(मलुप)- -त् ऐ. ५, १८.
 द्वि-होतृ- -त्ता तैआ. ३, ७, १.
 √द्विष्, द्वेषते श. ६, ६, ३, १०; तैआ.
 २, ५, २; द्वेषि ऐ. २, १; शां. ६, २-
 ९; शांआ. ४, ८; ९; १३; श. १, २,
 ४, १४; १६; १७; १९; ५, ४, १२-
 १६; ८, ३, १; २; ३; ४; ९, ३,
 १०; १२; ३, ८, ५, ११; ६, ६, ३,
 ११; ७, ५, २, ३, २-३६; ८, ६, १
 १६; ९, १, १, ३९; २, १२; १२,
 ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १,
 २७; का. २, २, २, ८-११; तै. १,
 ६, १०, २; २, ६, ६, ३; ३, २, ९, ४;
 ५, १, १; ७, ६, ५; १७; तैआ. २,
 ५, २; ३, १४, ३; ४, १०, ३; ११, ६;
 ८; २२, १; २३, १; ३९, १; ४२, १;
 ४; ५, ८, ७; ९, ८; ११; १०, १,
 ११; जै. २६; ९०; जैड. ३, ५,
 १, १; प. १, ६; द्विपन्ति शांआ.
 ४, १३; द्वेषि श. १, ५, ४, १२;
 तै. ३, ७, ६, १७; तैआ. २, ५,
 २; द्विष्मः शांआ. ४, ८; ९; श.
 १, २, ४, १६; १७; १९; ५, ४, १२-
 १६; ८, ३, १; ३; ९, ३, १०; १२;
 ३, ८, ५, ११; ७, ५, २, ३, २-३६;
 ८, ६, १, १६; ९, १, १, ३९; २, १२;
 १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४,
 ३, १, २, ७; का. २, २, २, ९-११;
 तै. २, ६, ६, ३; ३, २, ९, ४; ३, ११,

२,५,१,१; तैआ. ४,१०,३; ११,
६; ८; २२,१; २३,१; ३९,१; ४२,
१; ४; ५,९,८; ९,११; १०,१,११;
जैड. ३,५,१,१; द्विद्वेष श. १,६,
३,२; ५,५, ४,३; द्विष तैआ. ४,
२०, २; अद्वेद, अद्विसु: श. ६,
६, ३, ११; द्विप्यात् ऐ. ३, ६;
शां. ७,३; ११,५; शांआ. १, ८;
श. १,३,५,७; ५,४, १२; ३,९,
४,१७; ४,६,५,५; ८,६,१, १६;
९,१,१,३९; २,१२; १४, ८,१५,
१०; ९,४,११; का. २,२,३,२१;
तै. १,१,८,६; ६,१०, २; ३,२,
९,१५; ३, ११,४; तैआ. ५,८,७;
१०,५; तां. २,१३,२; ६,६,२; १०:
७,८; जै. २६; १०९; सा. २,६,
१४; गो. २,३,२; ११.

द्विष्- -प: ऐ. ५, २१; ८, ११;
ऐआ. ४, १,१; श. ३,३,३,१५;
१६; तै. ३, ७, ८, १; तैआ. ६,
११,२; १०, १,९; तां. १३, ८,
४; १५, ४,३; सं. १, २,५; जै.
१३४; -प: श. ६, ४,४,२१.

द्विष्व- -पतु: ऐ. २, १; ४, ६; ५,
११; ८, २८; शां. ३, २; ४, १,
८; ७,२; १०; ८, ८; १२, २; १४, ५;
शांआ. १२, ७; श. १, २, ४, ७, ६,
१, २; ९, २, ३, ८; १३; २३; २९;
११, ४, २, ९; १३; ५, ९, ५; ८, ३,
७-११; १२, ४, ४, २, ३; १४, ५,
२, १; का. १, १, १, ७; २, १, ४,
५; ८-१०; २, २, ५; ३, ७; तै. ३,
७, ६, २३; तैआ. ४, ३४, १; जै.
१८; ५१; ७८; ८१; १६५; १८७;
१९१; गो. २, ५, २; ६, ११;
-पता श. १, ५, ३, १९; -पताम्
श. ३, २, १, २४; ४, २, ३; सं. १,

२, १; गो. २, ६, १३; -पति श. १,
५, ३, २०; गो. २, ६, १४; -पतु ऐ.
१, २३; २, १; ३, ५; ३, ७; ४, १; ९,
२४; श. १, २, ४, ३; ३, ५, १६; ६,
१, ४; ४, ३, ३, ५; का. २, २, २, २;
गो. २, ३, ३; -पत्नय: श. ३, ४, २,
२; ३; सं. १, १, १४; -पत् ऐ. २,
१५; १६; ३१; ३, ३९; ४, २६; ६,
४; ८, २८; ऐआ. २, १, ४; ८;
श. १, ६, १, ४; ४, २०; ३, ५, ४,
३; ८, ४, ४, ३; ९, ५, १, २७; १२,
४, ३, ८; १३, ३, ४, २; ६, १, ९;
१४, ४, १, ८; का. १, १, २, १०;
११; तै. ३, ७, ६, १९; जै. १४;
२३; ४९; ६३; ७४; १३२; १३७;
१५३; १५५; जैड. १, १५, ४, ४;
-पन्त: ऐ. ८, २६; २८; तैआ.
९, १०, ४; १०, ६३, १; सं. २,
४, १४; -पन्तम् ऐ. १, १३; ५,
२४, ६; ४; ८, २७; ऐआ. २, १, ८;
८; शां. ४, ७; शांआ. १२, ४;
६; श. १, २, १, ७; १२; ४, २१;
४, १, ३८; ५, २, २; ३, १८;
६, ३, २६; २८; ३२; ४,
१९; ८, २, १७; ९, १, १८; २, १, २,
१७; ४, ४, १५; ५, ३, १; २-४;
२०; ४, १; ३; १, १, ३; ५, २, ३,
७; ४, ३; ३, ५, २, ८; ६, ५, २, २२;
७, ४, २, ३३; ३४; ८, ५, ३, ८;
११, १, ३, ६; २, ७, २४; २६;
४, २, १; ५, ९, ५; १२, ४, ३, ८; ४,
४, ३; ७, ३, ४; ९, ३, ९; १३, ६,
१, ९; का. १, १, २, ११; ३, ४, ९;
५, २, १-४; १९; ३, १; २, १, २,
१०; ४, ५, ८-१०; २, २, २; १२;
३, ७; तै. ३, १, ४, ७; ५, १, १; ७, ६,
१९; २३; ८, ९, ३; १७, १; ३;

तैआ. ४, ३०, १; ३२, १; जै. १५;
१६; २१; २२; ३२; ४५; ४६; ४९;
५०; ५३; ६६; ६७; ७३; ७८; ८८;
११०; १३७; १४१; १७२; १९०;
१९६; २०१; २०५; २०८; जैड.
१, ४, २, ५; २, २, २, ८; ३, २, ९;
सं. १, २, १; २, ८, १३; ४, २, ७; गो.
२, ४, ११; द्वेषस्-द्वेषोस्, द्वेष्य-अद्र.

द्विस्, द्विसंस्थित- प्रस्. द्वि-द्र.

द्वीप्(द्विअप्)- -प: श. १२, २, १,
३; -पम् जै. ५५; ११२; गो. १,
५, २; -पात् जै. ११२; -पे
तैआ. २, २, १.

द्वीपिन्- -पिनम् तै. २, ७, १६, ४;
-पिनि तै. २, ७, ७, १; -पी शांआ.
१२, ६; जै. १५०.

द्वेष्ठा ऐ. २, ३२; ४, १६; ५, १९; २१;
७, ३२; श. १, २, २, ४; ६, ३,
१७; २, २, २, ६; ५, २, ४१; ३, ६;
३, ८, ३, १८; १९; ४, १, ३, १४;
५, १, ३, ५; ३, २, ७; ४, ५, १५;
१०, १, १, ११; ४, २, ४; १४,
४, २, ५; का. १, ५, २, ५; तै. १,
४, ७, ४; तैआ. ७, २, ३; जै. ८९;
१७६; द्वेषाड्ड्व प. १, ३.

द्वेषा-विभक्त- -क्त: श. ४, ३, ४,
४; का. १, २, २, ५.

द्वेष(√द्विष्)- -पात् तैआ. ६, ९, २;
-पेण श. २, ३, ४, ४; का. १, ४,
१, ३.

द्वेषस्- -प: श. ३, ६, १, ११; ७, १,
४; ८, ३, २, ४; १४, ३, १, १९; तै.
२, ८, ५, ७; ६, ८; ३, १, १, ५;
तैआ. ४, ११, ४; ५, ९, ७; -पॉसि
श. ६, ८, २, ९; तै. २, ४, २, ५;
६, १०, २; ३, १, १, १०; ६, १३, १;
७, ६, ७; तैआ. ६, ९, २; १०, २;

† '...अस्मान् । द्विषानुनीते...' इति मुपा. तत्र. सा 'द्विषा' इति तृ. १. आह । मा. तु 'द्विष । अनुनीते'
इति पदे विभज्यादिभं क्रियापदमाह । अथ च प्रायःसमान एव स्थले भैसं. ४, ९, १२; इत्यत्र '...अस्मद्द्विषः सुनी-
य...' इति पाठ उपलभ्यते । तत्प.पा. अनुसारि 'अस्मद्द्विषः' इत्येकं पदम् । प्रकरणसङ्गतिस्तु भ्रमयापि दृश्यते ।
निश्चयः सुध्याधिगम्यः । एवं किल G. । कालि. मुपा. तु 'दोषप्रतिष्ठा' इति ? । तु. श. द्र. ।

-योभ्यः श. ३,६, ३,७; तै. ३, ६, ११, १.
 द्वेषोस्(ः) श. २, ३, ४, ६; का. १, ४, १, ५.
 द्वेष्य- -प्यः ऐ. ३, ३१; शां. १, २; श. २, ३, ४, ४; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७; का. १, ४, १, ३; ५; -भ्या तै. ३, ७, ५, १३.
 द्वैगत(←द्वि-गत)- -तम् तां. १४, ९, ३१; ३२; जै. २००; -तस्य जै. २००; -ते जैआ. १, २६४; २, २१, ७; आ. १, २६४; २, १०, १.
 द्वैगत-त्व- -म् जै. २००.
 द्वैत(←द्वित)- -तम् गो. १, १, ८; २, २०; -तम् इव श. १४, ५, ४, १५.
 द्वैतवन- -नः श. १३, ५, ४, ९.
 द्वैतवना- -म् श. १३, ५, ४, ९.
 द्वैध(←द्विधा द्वेषा वा)- -धम् ऐ. ७, ४; गो. १, १, २; -धम् इव ऐ. ३, ४.
 द्वैप(←द्विप)- -पः जै. १३४.
 द्वैपद(←द्वि-पद)- -दम् शां. ३०, ३; -दाः गो. २, ६, ११; -देन ऐआ ५, १, ४; -दौ गो. २, ६, १२.
 द्व्य(द्विअ-)क्षर, रा- -रः श. ७, १, २, २२; ११, २, २, ३; १२, ३, ३, ४; गो. १, ३, १०; -रम् श. ८, ४, ४, ७; १०, २, ४, ६; ५, ४, ५; ७; १२, ३, ३, ३; तै. २, १, ५, ७; गो. १, ३, १०; -रा श. ८, ३, २, ११; -राणि तां. ७, ३, २२; -रेण ऐ. ५, ३; तां. ७, ७, २; १२, १३, २९; १५, १०, ८; जै. ३१; ७४; १०५; १०७.
 द्व्यक्षर-गिधन- -नम् तां. ११, ५, ४; २१, ५, ५; जै. ४०; ४१.
 द्व्य(द्विअ-)मि- -मि ऐ. ५, १८; -मी शां. १, १
 द्व्य(द्विअ-)कुल- -लम् शां. २, ३; श. ३, ३, २, ४; -ले शां. २, २.

द्व्य(द्विअ-)नुगान- -म् जैआ. २, २३, १०.
 द्व्य(द्विअ-)न्तर- -रान् सं. ३.
 द्व्य(द्विअ-)भ्यास- -म् जैआ. १, ५१७.
 द्व्य(द्विअ-)रत्नि- -म् श. ११, ७, ४, १
 द्व्यहृ(द्विअहृ-)- -हः श. १२, २, २, १२; गो. १, ५, १; -हम् शां. ८, ९; श. २, ५, ३, १; का. १, ५, २, १; तै. २, १, ६, ५; -हे श. १४, १, १, ३२.
 द्व्यु(द्विउ-)कथ- -कथः ऐ. ६, १३; गो. २, ६, ६; -कथस्य शां. २९, ८; -कथाः ऐ. ६, १३.
 द्व्यु(द्विउ-)ति- -तिः गो. २, ६, ६.
 द्व्यु(द्विउ-)दास- -म् तां. ५, ७, ४; ११, ५, १९.
 द्व्यु(द्विउ-)रणा- -णा श. ११, ५, १, २.
 द्व्युधनी(द्विउधन्-)- -घनीः जै. २०३
 द्व्यु(द्विउ-)नाक्ष(र→)रा- -रा तां. १०, ६, ५.
 द्व्युच(द्विउच-)- -चः शां. २४, ६; ७; ८; -चान् गो. १, १, ५; ८.
 द्व्यो(द्विउयो-)ग- -गेन तां. १६, १३, १२.
 द्व्यो(द्विउयो-)पश, शा- -शाः तां. १३, ४, ३.
 —:—
 ध
 √धन्, दधनत् तै. २, ८, ३, ५.
 धन- -नम् श. ५, १, ५, २३; १३, ५, ४, १५; तै. ३, ३, ११, २; तैआ. १, २७, ६; ३१, १; ३, १०, ४; ६, १, १; ७, ११, १; तां. १, ७, ६; जै. ४९; १३४; १८६; मं. २, ४, १; १२; ५, ७; -नस्य ऐआ. ४, १, १; शांआ. १३, १; तै.

३, २, ३, १०; -ना तै. २, ८, ५, ३; -नानाम् श. १४, २, १, १५; तै. २, ४, ४, ३; ३, ११, ८, ७; -नानि ऐ. ५, २१; ८, २६; श. १४, २, २, २६; ३०; तै. २, ५, ३, १; तैआ. ३, ११, १०; जै. १८६; -नेन श. १२, ९, २, ९; तै. २, ६, ६, ५; तैआ. ६, १०, २; १०, १०, ३; मं. १, ६, ३२; गो. २, २, ४; -नेषु श. ५, १, ५, २४; -नैः श. १३, ५, ४, १८.
 धन-जित्- -त् तै. २, ४, ३, २; ३, ७, १४, ५; -तम् श. ६, ३, १, २०; -ते शां. २५, ७; २६, १६.
 धन-ज्य- -यः शांआ. १२, २; ७; -यम् श. ६, ४, २, ४; -या तै. २, ४, २, ७.
 धन-तम- -म् इव तां. १६, ४, ४;
 धन-दा- -दाः श. ५, २, २, १०.
 धन-दायिन्- -यी सं. ३.
 धन-धर्म- -र्मै जैआ. १, ४५०.
 धन-धर्मन्- -र्मणी आ. १, ४५०.
 धन-वत्(मतुप्)- -त् तै. ३, ७, ९, ९.
 धनस, सा(=सनि/सन्)- -साम् ऐ. २, २; -सैः तै. २, ८, ५, १.
 √धनाय, धनायति श. १३, २, ९, ८; तै. ३, ९, ७, ३.
 धनि(ष्ट→)ष्टा(न+हृष्टन्)- -ष्टा तै. २, ८, ३, ५.
 धन्य- -न्यः तै. २, ५, ३, १; सा. ३, १, २; -न्यम् आ. १.
 धनुस्- -नुः ऐ. ७, १४; श. ५, ३, १, ११; ५, २७; २८; ३०; १४, ६, ८, २; तै. १, ७, ६, ८; तैआ. १, ५, १, २; ५, १, २; ४, ५; ६, १, ३; तां. ७, ५, ६; जै. २६; प. ३, २; -नुभिः श. १, ५, ४, ६; -नुषा श. ९, १, १, २७; -नुषि श. ९,

† ← द्वैतवनशब्दादिदमर्थेऽब् द्र. ‡ =ऋ. १०, ७३, १; द्र.

गत्यर्थाय इत्यर्थायः ।

सा. तु √दधातेर्वर्णविकारमाह ।

१,१,२७; २८-३१.
 धनुरा(-सुआ)-लि- लि: तैआ.
 १,५,२; तां. ७, ५,६; -न्त्याः
 श. ५,४,३,१०; १४, १, १, ७;
 -न्त्याँ श. १४,१,१,९.
 धनुर्ज्या- -म् तैआ. १,५,२.
 धन्वन्- -न्व शां. ८, ४; तैआ.
 ४,५, ७; ५,४, १०; -न्वना श.
 ११, १,५, १०; १२, ७, ३, १;
 -न्वसु तै. २,५,८,२.
 धन्व-कार- -म् तै. ३,४,३,१.
 धन्व-धि(√धा)- -धि: जै. १३४.
 धन्वन्तरि- -रये सा. १,
 ३, ७.
 धन्वन्(√धन्व्)||- -न्व ऐ. २,
 १९; श. ७, २,३,२; तां. ८,५,
 ९; जै. १९४; -न्वन् श. १४,
 १,१,८; तैआ. १,१०,३; -न्वना
 तैआ. ५, १०, ६; तां १, ३, ३;
 -न्वसु ऐ. १,९; -न्वानि तैआ.
 ६,५,२.
 धन्व(न्य-)>न्याः- -न्या: तैआ.
 ६,४,१.
 √धम्<-√ध्मा अद्र.
 ध्रमत्- -मत: ऐ. १, २०; शां.
 ८, ५; -मन्त: तै. २, ५, ५,
 ४; -मन्तम् तैआ. १,६,३.
 ध्रयत्(√धे)- -यन् ऐ. ५, २२;
 श. ४,६,९,९; १२,७,३,२१. तै.
 ३, ७,१२,४; -यन्तम् श. ४,६,
 ९,९.
 ध्रयन्ती- -न्ती तां. ८,४,१.
 ध्रयद्(त्->ती)- -तीषु तै. १, ४,
 ५,१.
 ध्र(√धृ)- -राणि गो. २,६,७.
 ध्र(ण->णी)- -णी श. ८,३,४,६;
 ८; तैआ. १०,१,८.
 ध्रि(त्->त्री)- -त्री श. ८, ३, ४,
 ६; १०. =ध्रिँ अद्र.
 ध्रिमन्(=धर्मन्)- -मणि ऐ. ५,१२;

शां. २३,६.
 ध्रियस्(←धृत्+ईयसुन्)- -यान्
 तै. ३,७,६,७.
 ध्रुग,णा- -ण: ऐ. ५,२२; शांआ.
 १२, २; ७; श. ४,६,९,९; ५,२,१,
 २५; ८, ४,१,१२; तै. ३,७,६,
 ७; ८,३,६; तां. १, १०,६; गो.
 २,२,१४; -णम् ऐ. ५,२२; श.
 १,२,१,१०; ४,६,९,९; ५,२,१,
 २५; ७,४,२,५; तै. ३, २,७,२;
 -णा श. ७, ४, २,५; ५,१,३०;
 ८, ३,४,६; ८; -णे तै. १, २,१,
 १३; -णेषु तैआ. १,११,१.
 धर्णसि- -सि: तै. २,७,१६,४.
 धर्तृ- -र्तां शां. २१,४; श. ८,२,१,
 १०; ९,२,३,१०; १३, १,२,३;
 १४,१,४,८; तै. ३,७,६,७; ८;
 ८,३,५; ६; तैआ. ४, ७, २; ५,
 ६,६; तां. १४,९,४; १२,३; जै.
 २०४; -र्तार: मं. १, ६, २८;
 -र्तारिम् श. १३, १,२,३; तै. ३,
 ८,३,५; -र्त्रे श. ९,२,३, १०.
 धर्त्री- -त्रीं श. ७, ४,२, ७; ८,
 ३,४,६; ८; -त्रीम् श. ८, २,१,
 १०.
 धर्त्र- -म् श. १,२,१,११; ८,४,१,
 २६; तै. ३,२,७,२.
 धर्म- -र्म गो. १, २, ४; -र्म:
 शांआ. ४,१; २; श. ११,१,६,२४;
 १४, २,२, २९; ४,२, २६; ५,
 ५,११; तै. १, २,१,१०; २,६,
 ५,६; ३, ९, १६, २; तैआ. २,
 १९,१; ४,४,२, ५; १०, ६२,१;
 ६३, १; मं. २, ४,५; गो. १,२,
 ४; २,२,१३; -र्मम् श. १०,२,२,
 ४; ११,१,६,२४; १४,४,२, २६;
 ३,३४; तै. ३, ९, १६,२; तैआ.
 ७,११,१; १०,६३,१; तां. १,९,
 २; गो. १, ५, २४; -र्मस्य ऐ.
 ८,१२; १७; श. ५,३,३,९; १४,

५,५,११; तां. १४,११,३४; १५,
 ५,३१; -र्मो: श. १०,२,२,२; सं.
 ३; -र्मोव श. १४,४,२,२६; तैआ.
 ७,११,१; १०, ६२,१; -र्मोन् श.
 ११,५,७,१; -र्मोय तै. ३,४,२,१;
 -र्मै श. ५, ३,३,९; श. १४,५,
 ५,११; तैआ. १०, ६२,१; ६३,
 १; -र्मैण ऐआ. २,१,७; श. १४,
 ४,२,२६; तै. २,५, ७,२; तैआ.
 १०,६२,१; -र्मै: श. ११,५,७,१.
 धर्मन्- -र्मै श. ५,१,४,४; १०, २,
 २,४; १४, २,२,२९; तै. ३,२,
 ७,३; तां. १४, ११,३४; -र्मण:
 श. ५,४,४, २२; -र्मणा ऐ. ४,
 १०; शां. २५, ९; श. १, ३,४,
 ४; ३,६,१,१६; ८,५,३,३; १४,
 ३,१,९; तैआ. ४, ३,१; ११,२;
 ३; ६, १,४; ७,३; सा. १, ८, ९;
 -र्मणाम् तै. ३,११,४,१; -र्मणि
 श. १२, ९,२,३; तै. २,६,६,२;
 -र्मणे तां. १, ९, २; गो. २, २,
 १३; -र्मो तैआ. ४, १०, २; ५,
 ८,६; -र्मोणि ऐ. १, १६; श.
 १०, २,२, २; तै. २, ४, ६, १;
 तैआ. ३,१२,७.
 धर्म-काम- -मा: तैआ. ७,११,
 ४.
 धर्म-पति- -तये श. ५,३,३,९;
 -ति: श. ५, ३,३,९; -तीनाम्
 श. ५,३,३, ११; तै. १,७,४,२.
 धर्मपत्नी- -त्नी तै. ३,११,१,२०.
 धर्म-मय- -य: श. १४,७,२,६.
 धर्म-धिधर्मन्- -र्मणि आ. जैआ.
 १,४२९-३०.
 धर्म-सू- -सुव: तै. १,७,८,३.
 धर्मिष्ठ- -म् तैआ. १०,६३,१.
 ध्वित्तव्या(√धृ)- -व्य: श. १४,१,
 २,३३.
 ध्वित्र- -त्राणि श. १४,३,१, २१;
 तैआ. ५,४,११; १३; ९,३; -त्रै:

श. १४, १, ३, ३०.
 √धा, धत्ते ऐ, १, ५; २, ९; ७, १२;
 ऐआ. १, ५, २; ५, १, ६; शां. ३,
 ७; ५, ४; ७, १; ८, ६; ९, ६; १२,
 १; १५, २; ३; ४; १६, ३; ८; १७,
 २; ७; शांआ. १, ८; २, १; १६;
 श. २, ५, ३, ४; ३, १, ३, २७;
 २, १, १०; ३८; ३, ३, ७; ४, २, १,
 २९; ४, १०; ५, ४, ५; १२; ६, १,
 ६; ८; ५, १, ५, २८; २, १, १५; ३,
 ८; ४, ३, १०; ११; २५; २६; ६, ७,
 ३, ७; ७, १, १, ४४; ५, २, ५; ७;
 ८, २, ४, १६; ४, ४, ११; ५, ४, ३;
 ६, ३, ४; ९, १, २, ५; ३०; २, ३,
 १६; ४, १, २; १५; ५, १, १०; ११,
 ३, ३, ४-६; ४, २, १०; ११; ७,
 १, ३; १२, ४, १, ११; ७, २, ९; १३;
 ८, १, ५; २१; २२; २, २८; ९, १,
 १२-१७; २, ९; १३, १, १, १, ४;
 ५, ६; २, २, ५; ८; ५, ३; ८, ५; ४, १,
 ११; १५; २, १०; १४, १, ३, १९-
 २३; ३, १, ३, १; का. १, ५, २, ४;
 तौ. १, १, ९, ४; ३, ४; ३, ४, ३, ३; ६;
 १, ८; ५, ३; ६; ७, ६, ८; ९, ४; ५;
 ८, ५, ३; २, २, ४, ७; ५, ४; ८, ३;
 ७, ९, ३; ३, २, ७, १; २; ३, ९, ५;
 ९, ८, २, ३, ३; ३; ९, ६, ४; तैआ.
 २, १८, १; ५, ९, ११; तां. ११,
 ५, १७; १२, १०, ७; १८; १४, ५,
 १३; २८; १५, ९, १७; १७, ११,
 ९; १९, ११, ४; जै. ७८; १३१;
 १५३; गो. १, २, २, १; ३, २, २; २,
 १, २, २; २, १; ६; ४, ५; द्वाति ऐ.
 १, १६; १७; १९; २०; २१;
 २८; २, ४; ६; ९; १०; १७; ३०;
 ३३; ३, ३; १८; १९; २०; ३१; ३५;
 ३६; ३७; ३९; ४६; ४७; ४८;
 ४, १; १९; ५, ३; ४; ५; ६; ८; १२;
 १३; १६-२२; ६, २; ३; २; ३०;
 ३२; ३३; ३६; ७, २६; ८, ७; ८;
 १६; २०; ऐआ. १, १, ४; २, ३;

३, ४; ८; ५, २; शां. २, २; ४;
 ३, ९; ६, १२; ७, २; १०; ८, १;
 २; ४; ६; १०, १; ३; ४; ११, १; २;
 ३; ६; ७; ८; १२, १; १४, २; ४; १५,
 ३; ४; ५; १६, १; ४; ७; १७, २;
 २; ३; ७; १८, ५; १२; २२, ४;
 ५; ६; ८; २३, ७; ८; २४, २; ८;
 २५, ३; ७; १३; २६, १५; १७;
 २७, ४; २९, ८; ३०, ५; ८; ११;
 शांआ. १, ३; २, १; १८; ४, ११;
 श. १, ३, ५, १५; ४, १, ३, ७; ५, ३,
 ३, १५; ५, १; ६; ४, ४, २, ४; ६, ५,
 ३, ८; ७, ५, १, १, ४; २, ३-३६;
 ८, ४, ४, १०; तौ. १, ७, २, ३; ४;
 द्वाति श. १, १, २, १६; २, १,
 २, १; २, ७; ३, ८; ३, १, ७; २, ५;
 २, १, ४; ३, ५; ९; ५, १; ३; १५; ४, १,
 ५; २०; २, ४; २, ५; २, १; ५, ६; ५,
 २, ५; ४, १; ६, ३, ३, ९; ७, १, १७;
 ३, १७; १८; १, ४, ४; २, ११; ९,
 १, २, २; २, २, ९; २, २, १, ६-८;
 ११; ४, ४, १६; ५, २, ८; ३, १,
 २, १, ३; ३, १, २; २, २, २, १; ३, ४, ७;
 ४, ३, १, ८; ५, १, ३, २; ४, १, ९; २०;
 ६, १, १, २; १, ५; २, १; ४, १, ५; ७, १,
 १, ९; ८, २, ४; ६; १, ६; ३, ८; ३, ४,
 ८; ९; १, ४; ९, २, २; ३; ३, २, ७; ४,
 १, १, ३; १, ३; २, ४; २, २; ३;
 १, ३; १, ४; २, २; २, २, १, १; ५,
 १, २; १, ३; ३, १, २; ४, १, १; २, ५,
 १, ६; ३, २, १, २; ३, ९; ५, १; ३; ४,
 १, १; ५; १, ०; १, १, ४; ३, ४; ८; ५,
 १, १, ५; २, ०; ५, २, ४; ५; ७, ५; ८,
 १, ३; ६, १, १; ५, १, ३, ४; ५, २, १;
 २, ७; २, ८; २, १, २, ५; २, १, २-१, ४;
 ४, १, ०; ३, ४, ९; १६; २, १; ५, ३;
 १, ५; २, ३; ४, १, १, १; १, ४; २, १, ०;
 ४, ४; ९-१, २; १, ३; ५, १, ६; १, २;
 ६, २, २, ६; ७; १, ३; ३, १, २, ५;
 ३, ८; ३, ९-४, १; ४, ४; २, १-५;
 ४, २, ५; ३, १, ०; ४, ४, १-५; ७;

२०; २, २; ५, २, ६; ३, १, १; ४, ४;
 १, ५; ६, १, ८; १, ०; २, ८; १, ०; १, १;
 १, २; ७, १, ४; २, ९; ३, ३; ७, १, १,
 ६; १, १; २, ६; २, १, ०; १, १; २, १,
 ८; २, २; ७; ८; १, ३; १, ४; १, ५-
 २, ०; ३, ३; ४, १; २; ३; ४;
 ६-१, १; १, ३; १, ४; १, ५-१, ८;
 २, ५; ३, १, १; २; ५; ८; ३, ९; १, ३-
 १, ८; २, ०-२, ४; २, ७; २, ८; ४, ५;
 ४, ६; ४, १, १, ६; २, ४; ३, ८; २,
 १; २, २; १, ०; १, ३; २, १; २, ४;
 २, ५; २, ६; ३, १; ३, ६; ५, १, ४; ६;
 ७; १, १; १, ३; १, ५; २, ४; २, ६;
 २, ७; ३, ६; २, १; ७; ८; ९; १, ०;
 १, ४; १, ५; १, ६; २, ४; २, ५; २, ६;
 ३, १; ३, ७; ४, ०; ४, २; ५, ०, ५, ५;
 ६, ०; ६, १; ८, १, १, १; २; ६; ९;
 २, ३; ६; ९; १, १; २, १, ०; ३, १, ०;
 ४, १, ०; २, १, ८; ९; २, ४; ३, १;
 २, ५; ३; ४; ५; ६; ७; ८; ३, १,
 १, १; १, २; १, ३; २, ५; ६; ९; १, ०;
 १, ३; ३, १-३, ४; १, २; ४, २; ४, ५;
 १, ४; १, ५; ४, ४, ७, ५, २, २; ४, १;
 ३; ६, १, १, ६; २, ९; १, १; १, ६; ५;
 १, ०; १, १; ७, १, २; ९; १, ०; १, ७;
 १, ८; १, ९; २, ०; २, १; २; ४; ९;
 १, ८; ३, २; ६; ९; ४, २-५; ७; ८;
 ९; १, ८; २, १; ९, १, १, २; ३, ९, २,
 ५; १, १; १, ३; ३, २; ४, १; ४, ३;
 २, १, ४; ९; १, २; २, १; २, ५; ३,
 १, ४; १, ५; ३, १; ४, ०; ४, ४; ३, १, ७;
 ८; १, ४; २, २; २, ३; ३, १, २; १, ३;
 ४, २, १-८; १, २; १, ३; १, ४; १, ६;
 २, १-२, ३; २, ५; ३, २, ५; ६; ९; ५,
 १, १, ०; ५, ५; ५, ७; १, ०, १, १, ५; २,
 १, ८; १, १; २, ७, ८; ४, १, १, ३; १, १,
 ५, ४, १, ५; ९, ८; १, २, १, १, ७;
 १, १; २, २, ५; ४, १, ७; ५, २, ५; ६;
 ७, २, ३-६; ३, ५; ९; १, ०; १, २;
 १, ३; १, ४; २, ०; ८, १, ७; ८; २, ०;
 २, ५; २, ६; २, ७; ३, १, ७; ९, २, १, १;

१२; १३, १, १, ४; २, ५-८; ९,
 १-५; ९; २, १, २; २, १६; १९: ६,
 २; ४-६; ७, ४; ११: १२; ८, २; ९,
 ४; ३, ४, ३-५; ६, २; ८, १; ४; ४,
 १, ७; ४, ६-१०; ५, १, ९: १०;
 ११: १२; ६, २, २: ११; ८, १, ४;
 ९; १४, १, २, १७; ३, १४: ३०;
 ३२; ४, १; ७: २, ३१-३४; ३६;
 ३७; ३९; ३, १, १६; २०; २१;
 २२; २३: २४; २९; २, १७; १८:
 ४, २, २३; का. १, २, १, ४-६; ७;
 ८; ९; ३, ४, ९; ५, १, ६: ३२; २, ५;
 २, १, २, १२: ४, १९; २, १, ६;
 २१; २, ४: ५; तै. १, १, ५, १०;
 ९, ३; ४; २, ३, ३; ३, ३, २; ३: ७:
 ४, ५; ६, ७; ८; ३: ४: ४, ३, २; ६,
 २, ५: ३, १०; ७, २, १; ३, ३; ८; ४,
 ४: ५, ५; ६, ४; ५; ७, ४; ८, २; ४;
 ५; ७; ९, २; ५; ६: ८, १, २; ३, २;
 ५, ६; ६, १; ३; २, १, २, ११; ९,
 २; ४, ४; ७, १, ४; ४, १; ९, ३; ३,
 २, १, ३; २, २; ८; ३, ३; १०; ५,
 ९; ६, ४; ७, ६; ८, ४; ९, १; २;
 १०, २; ३, ४, ४; ५, ३; ६, ५, ७;
 ९; ७, २; ३; ८; १, १; ९, ८; १०:
 १०, २; ४; ७, १, १; ७; ३, ६; ७; ८,
 २, १; २; ४; ३, ४, ४; ३, ५, १-४:
 ७, १; २; ३; ८, २; ११, २; १३,
 १; २; १५, २; ३; ५; २, २; ९,
 ३, ३; ४, ४; ६: ५, १; २; ६, १; ७, २:
 ३; ११, १; १२, १; १०, ९, ६; १२.
 ५, ११; तैआ. १, २, ४, २; ३; ५,
 २, १३; ३, ६; ४, १-३; ४; ६-८;
 ११; ६, १०; ७, ८; ८, ६; १०; ११,
 ५; तां. २, ८, २: १५, ३; ३, ९, २;
 ४, २, १८; ५, १, ९; ६, ४, ११; १३:
 ६, १०; ८, ५; ९, १२; १०, ३; ५; ७,
 १, १०; ३, १५; २८; ६, १२; ८, ५,
 ६; ९, २, ४; ७, १०; ८, १२; ९, ४;
 ११, ५, १; १०, २; ३; १२, ६, ३;

८, ८; १०, १०; १३, ५, १; १४, ५,
 १; ३१; ७, ६; ९, २, ४; ११, १; ३;
 ३९; १५, ३, १५; ५, ३; ११, १;
 ७; १६, १, १४: ३, ६: ५, ४; ८;
 १०, १२: १३, ३; १५, ७; ८; १७,
 ५, ३; १८, ४, ९; ५, २१; ६, १५;
 ७, ८; ९, ४; १०; १२; १४; २१;
 ११, २; १२, ८; ४, ९, २; ४; १६,
 ७; २१, ५, ३; २२, ३, ३; ४; १०,
 २; १४, ४; २४, ११, ४: ५; जै.
 ३६; ६२; ११३; १६५; जैल. १,
 ११, १, ४: २, ३, २, ९; ५, २, ६; ३,
 ३, ३, ८; १०; ४, ७, २, ९; ११-
 १८; ष. १, २; २, ८; गो. १, २,
 १९; २, ६, ८; धाति तै. २, ८,
 १, १; दधत्ते तै. २, ४, ३, १३; ८,
 ४, ८; धत्त: शा. २, ५, २, ३६;
 ३, ८, २, ७; ९; ४, २, १, २४; १३,
 १, ५, १; २, ६, १०-१२; ४, २,
 १५; तै. २, ५, ५, ३; ६, १४, ३:
 ३, १, २, ७; ९, १४, १; जै. १०७;
 दधत्ते ऐ. ६, २०; शां. १२, १; २०,
 २; ३; ४; २१, २; ३; ४; ५; २७, ६;
 शा. ३, ५, ३, १२; दधत्ते शा. २, ५,
 ३, १६; ४, २, ४, ८; ७, ३, १, ३४:
 १३, २, ८, ५; ८, ४, ७; का. १, ५,
 २, १७; तै. १, ४, ६, ७; ६, २, १०;
 ९, ९; ३, १, ४, ११; ६, १०, ४; ९,
 ४, ८; ६, ३; ७, ४; तैआ. ७, ८,
 १२; तां. २३, ३, ६; १२, ५; २४,
 १३, ३; २५, १, ७; जै. ६८; १६५.
 दधति ऐ. २, २९; ३, ४७; ४८:
 शां. ३, ९; १३, ५; ९; १६, ११;
 १७, ९; १८, ६; २१, ६; शा. ५, ३,
 ४, २८; तै. ३, ३, २, ४; दधति शा.
 १, ४, १, ३७; २, २, २, ६; ७; ६, ६,
 २, ९; ८, ६, ३, ११; १२, ७, २, १२;
 ८, १, २; ३, १३; २६; १३, २, ६,
 ७; १०, ३; १, १८; का. १, २, २,
 ५; तै. १, ३, ३, २; ३, ८, २, ४:

४, ३; ९, ४, ८; तैआ. २, १८, १;
 ७, २, १०; १२; तां. ४, ३, ८; ५,
 ७, २; १०, ३; ६, ८, २; ७, ३, ७; १०,
 ५, ५; जै. ४८; ६२; ७६; ८०;
 ११६; १३९; ष. २, ८; गो. २,
 ३, ७; ५, ५; दधसि शा. ७, ३,
 १, २९; ३३; दधसि तै. २, ४,
 ५, ३; दधये तैआ. १, १०, ४;
 धसि तै. ३, ६, १३, १; दधामि
 ऐ. ७, २६; ८, २७; शा. ४, १, २,
 १६; १, २, २, १३; १४; ८, ६, १,
 १६; ९, १, १, ३९; १३, ८, ४, १२;
 १४, ९, ४, २१; २५; तै. ३, ७,
 ४, १७; ११, ६; तैआ. ६, १०, ३;
 दधामहे शा. १४, ९, ४, २१;
 दधमहे शा. ८, ४, ४, ११; दधम:
 शा. १, ४, १, ३७; ६, ३, २९; ७,
 ५, २, १०; ८, ४, १०; ६, १, १६;
 ९, १, १, ३९; ११, ५, ४, ६-११;
 १३; १२, ४, १, ९; दधमसि तै. ३,
 ७, ६, २२; तां. १, ५, १७; दधे ऐ.
 ७, ७; ऐआ. २, २, १; शांआ.
 ४, १५; शा. २, ४, ४, ४; ५, ३,
 १९; ४, १, २, १६; ७, १, १, २२;
 १३, ५, ४, १३; का. १, ३, ४, २;
 तै. २, ५, ३, २; ४, ४; ३, १२, ६,
 १; दधे तै. २, ६, १७, १; ८, ९,
 ६; जै. ११५; १३९; १५३; जैल.
 ४, ५, १, ५; मं. २, ८, ६; दधौ
 शा. १, ६, ३, ११; दधिरे शा. २,
 ५, ३, ४; ७, ३, १, ३४; का. १, ५,
 २, ४; तै. १, २, १, १२; २, ४, ५,
 ६; ७, १२, ६; ३, ६, १०, २; ७, १४,
 १; २; जै. १३१; दधु: शा. ६,
 ५, ४, ४; ७, २, ४, ७; ५, २, ५, २;
 तै. २, ३, १३, ३; ६, ४, १; ११, ७;
 १४, १; २; ३; ४; ६; १८, १-
 ३; ४; १९, १; २; दधु: तै. २,
 ६, १३, २; दधिपे शां. २४, ६; शा.
 ४, १, ३, १८; दधिपे तै. ३, ५,

७, १; धास्यति श. १२, ९, ३, ४;
 धास्यति श. १२, ९, ३, ३; ४;
 धास्यसि शांवा. ३, १^३; श. १२,
 ९; ३, ५^३; धास्ये जै. १०१; १५७;
 धास्यामि श. १२, ९, ३, २; ६^३;
 तै. १, ६, २, ६; दधत् श. २, २,
 ३, २१; ५, २, ४, १६; ९, ५, १,
 ४९; ५०; का. १, २, ३, १७;
 दधत् श. ४, ५, ४, ९; तै. २, ६,
 ७, ५; १३, २; १४, ४; ५; ६;
 तैआ. २, ५, १^३; ५, १७; ७, १;
 गो. २, २, १२; दधात् श. ४, ४,
 ४, ९^३; दधातु तै. २, ४, ५, ५;
 दधातु ऐ. १, १३; श. १,
 ८, १, ४२; ५, १, ४, ९; ६, ५, १,
 १०; ९, ५, १, ४९; ११, ४, ३, ८—
 १७^३; १३, २, ७, १२; ८, ५, ५,
 २, २; १४, ९, ४, २०; तै. २, ५, २,
 १; ५, १; ७, १७, ३; ८, १, ६; ८, ५;
 ३, १, १, १; २^३; ३, ५; ७, ४, १५;
 १६; ७, १४; १२, ३, २; ४; तैआ. १,
 १, १; २, १, ३; ३, ११, ८; ४, ४, २, २^३;
 ६, १, २; ४, २^३; १०, १, ९; तां. १,
 ३, ५; ५, ११; १४; १९; जै. १२७;
 मं. १, १, ४; २, २, १; ४, ६; ५, ९;
 २, ४, ७; धातु गो. २, ४, २[॥];
 धत्तात् ऐ. २, २^३; तै. ३, ६, १,
 १; धत्ताम् तै. ३, ६, २, २; गो.
 १, २, ७; दधताम् श. १३, ८,
 ४, १२; दधतु श. ६, ६, ४, ४;
 धत्स्व शं. ३, ९, ४, १८^३; धिष्व
 श. ७, ३, १, ४६; धेहि ऐ. २,
 १२^३; ३, ३८; ४, ११; शां.
 २५, ५; २८, २; शांवा. ४,
 ११; श. ६, १, ३, ९—१६; तै. २, ८,
 ७, ३; ३, ७, ६, ५; ८, २; धेहि श.
 ३, २, १, १४; ९, ३, ५; ४, ५, १, ६;
 २, १८; ५, ४, ३, २५^३; २६; ६,
 ६, ४, ७; ९, २, ३, २५; ४, २,

१४; १२, ४, ३, ४; ७, ३, १२; ९,
 २, १०; १४, १, ४, १४; ३, १, २८;
 ९, ४, २०^३; तै. १, १, ७, १; ८, ५;
 २, १, २, १; २३; ४, २, २; ६, ५, ६;
 ७, ९, ५^३; २, ४, १, ४; ८; ९; ७, ७;
 ५, ८, १; ९; ६, १, ३; ४^३; ५^३; ६, ५;
 ८, २, ७; ५, ९; ३, ६, ७, १;
 २; १०, ५; ९, १६, २^३; ११, ४, १;
 तैआ. ४, २, ५^३; ३, १; ४, १; ६, १;
 २^३; ४, २, २; ५, ५, ३; ६, १, ३; ३, १;
 तां. १, १, ८; ३, १०; ६, १५; ६, ४,
 ११^३; जै. १२७; मं. १, ४, ७^३; २,
 ८, १०; १२; ष. १, २; गो. २, १,
 ७; दधाथाम् श. ३, ९, ४, १८^३;
 तै. १, २, १, १४; धत्ताम् तै. २, ५,
 ६, ३; धत्ताम् श. १, ८, ३, २७; ४,
 १, ४, १०; तै. १, १, १, ३^३; ४^३;
 ५; २, ४, ३, ४; ५, ७; ५, ४, ६; ८, ४,
 ४; ६; ७, ९; ३, ३, ९, ८; तैआ. ६,
 ६, २; दधाथ तै. ३, ७, १०, १;
 धत्त श. ४, ४, १०; ६, १, २,
 २१; ९, १, २, ५; १२, ८, १, २२^३;
 तै. २, ६, ३, ५; ७, ४; ८, ५, ६;
 दधातन ऐ. १, ९; १०^३; तै. २, ८,
 ६, ४; दधातन तैआ. ४, ४, २, ४;
 १०, १, ११; धत्तन ऐ. ५, २१;
 दधानि शांवा. १, १^३; ४, १५^३; श.
 २, ६, १, २३^३; ४, ४, २, ११; १२;
 का. १, ६, १, ९; १५^३; २९; गो. २,
 १, २४; दधावहै श. १४, ९, ४,
 १९; दधावहै तै. ३, ७, १, ९;
 दधाम श. ३, १, २, १४; २१; ६, १,
 १०; ४, २, ३, ८; ६, ६, ३, ३; ७, ४,
 १, २३^३; ८, ६, ३, ९; १३, ५, १,
 १८; दधाम श. ८, ६, ३, ९; अधत्
 ऐ. ४, २८^३; श. ५, २, ३, ८; ४, ३,
 २; ७, १, १, २२; ५, २, ४; ७; ८,
 २, ४, १६; ९, ४, १, २; १५^३; ११,
 १, ६, ७; १३, २, १, १; तै. १, १,

९, १; २^३; ३^३; तै. १, ३, २, ५; २,
 २, ४, ६; ३, ८, १४, १; तां. ४, १,
 १५; जै. १०१; १३९; जैउ.
 २, ३, २, ६; गो. १, २, १५; २०^३;
 २१^३; ५, ८^३; अदधात् ऐ. ३, ३६;
 ४, २७^३; ६, ३२; श. ३, ३, ४, ७^३;
 ११, ८, ३, ६^३; तै. १, १, ३, २; ३;
 ५, १२, ३; ४^३; ६, २, १; २^३; ७; २,
 ४, ६, ५; ६, २, ३; अदधात् तै. २,
 ८, ३, ८; ३, ७, ५, १२; तां. ८, ५,
 ६; १४, ५, १३; जै. ४४; १८०;
 जैउ. २, ३, २, ३; अदधत् शां. ७,
 १; २५, १; श. ३, ४, २, १४; तै.
 ३, १, ४, ११; अदधत् श. ३, २,
 १, १०; ८, ६, ३, ४^३; ९, ५, १, ७;
 ११, २, ७, ३०; १२, ७, ३, ४; तां.
 १०, १२, २; जै. ३५^३; १८५;
 अदधुः ऐ. ३, २७; ६, ४; शां. १,
 १; श. १, २, ५, १९; ३, १, २, १६;
 ६, १, १०; का. २, २, ३, १८; तै.
 १, ५, १, ५; ३, १, २, ११; अदधुः
 श. ३, १, २, १५; १६; २१; ६, १,
 १०; ४, १, ३, ८; २, २, ११; ३, ८;
 ६, २, २, ७; १२; ३, १, ४०; २, १;
 ४, ४, १; ५, २, ६; ६, ३, ३; ७, १,
 २, ६^३; २, २, ७; १८; ४, १, १३; ३,
 १, १६; ४, १, १६; २४; २, १३;
 ८, २, ३, १; ४; ७; ३, ३, १२; ६, ३,
 १०^३; ७, ४, ३; ७; ९, १, १, १; २,
 ३२; २, १, १२; ४, २, १२; १३; १६;
 ५, १, ७^३; ५५; १०, २, १, ८; १२, ७,
 १, १४; तै. २, ८, ८, ४; जै. ११; १४;
 अदधायाः तै. २, ४, ३, १; अदधाः
 शां. ८, ४; ९, ३; अधत्ताम् ऐ. २,
 ९; तै. ३, ५, ७, २; अधत्तां.
 १०, १२, १; दधीत् ऐ. ८, २४;
 श. २, १, २, ५^३; १४, ९, ४, १;
 १०; तै. ३, ३, ३, २^३; दध्यात् ऐ.
 १, २५; २, ३३; ३, ११^३; ६, २४;

† तै. सं. १, ३, १४, ४. । ङउ.म. शतृ रूपमाहतुः । य. ८, ३८ । सां. तु. लेटि रूपमाह क ९, ६६, ११

¶ अत्र पञ्चदशम्यां कण्विकायां 'दधातु' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ॥ क्र. १, १९०, ८ ।

७, २; २४, २; ८; श. २, २, ७; का.
 १, २, २, ५; दध्यात् श. १, ४,
 १, ३७; ५, ६; ४, १, १, १८; ७,
 १, २, ११; तै. १, १, ६, ७; ८, ६,
 १; २, १, २, १०; ३, ३, ७, ९; ९,
 ११, १; तां. ५, ६, ४; जै. ६२:
 ११०; ११४; जैज. १, १, ३, ७;
 दधीरन् तै. ३, १, ४, ११; दध्युः
 श. ८, १, ४, १०; तां. ६, ८, १;
 दधीय श. १०, ४, २, ३;
 दध्याम् श. ९, २, ३, १९;
 जैज. २, ३, १, ११; अधित श.
 १२, ४, १, ७; जै. १५७; धात्
 शां. १०, ६; तैआ. ३, १, १;
 अधात् ऐ. २, २२; ३८; ५, २७;
 ७, ३; श. १२, ४, १, ९; तै. १,
 ४, ३, १; २; २, ७, ९, ४;
 अधाताम् तै. २, ६, १०, ३; १२,
 २; अधाताम् तै. ३, ६, १३, १;
 अधुः तै. २, ६, १२, ४; अधिवि
 श. १२, ३, ४, ११; धाः ऐ. १,
 २८; २, २; ६, १८; १९; शां. २७,
 ४; श. १, ९, २, २८; ३, ४, २,
 १४; ८, १, १२; १४; ४, ४, ४,
 १३; ६, १, ३, १७; ४, २, ६; १४,
 २, २, १७; तै. २, ६, ९, १; तैआ.
 ४, ५, ४; ९, ३; ५, २, १०; ८, ३;
 गो. २, २, ३; १७; ४, ३; ६, १;
 अधाम् श. १२, ३, ४, ११; गो.
 १, ३, १२; धाम् श. १, २, १, २१;
 का. २, १, ४, १८; १९; तै. ३, २,
 ६, ४; धाम श. १, २, १, १९; २१.
 धीयते ऐ. ५, ४; ५; ६; ८;
 १२; १३; १६-२१; शां. २, २;
 १५, ३; ४; १६, ९; २२, ८; २४, ८;
 २५, १४; २६, ४; शांआ. २, ४;
 ७; श. ७, २, २, ८; ८, ७, २, ९; ३,
 २; ९, ५, १, ५६; धीयते श.
 २, १, ४, २९; ६, ४, ३, १०; ७, २,
 ९; ७, २, ३, ३; ४, २, ३, ५, १,

६; ७; ३६; ८, ७, २, ९; ९, ४, ३,
 १५; ५, १, ४०; १०, ३, ५, ६; १२,
 ४, १, ७; का. १, १, ४, २६; तै.
 १, २, ६, २; ३, २, २, ८; ३, ६, ५;
 तां. २, ७, ७; ८, ७, १३; १२, १०,
 ११; १६, १, २; १९, ३, ४; २०, ४,
 ३; २३, ७, ६; २४, १४, ७; १६,
 ४; २५, १, ४; १४; २, ३; ३, ३;
 जैज. २, ४, २, ८; प. २, २; गो.
 १, २, १५; धीयते प. २, २;
 धीयन्ते ऐ. १, ३; ३, १०; ११;
 ऐआ. १, ३, ३; ६; शां. २१, ६; तां.
 २४, १४, ४; २५, १, ८; गो. १, २, ४;
 धीयातै तै. ३, ३, ३, ५; अधीयन्त
 श. ८, ४, ३, ३; १०, ५, ३, ३; ५;
 ९; ११; अधायि ऐआ. १, ५, २;
 शांआ. २, १८; तै. ३, ७, ४, ४;
 तैआ. ४, ४०, १; धायि ऐ. १,
 २८; श. २, ३, ४, १४; का. १,
 ४, १, १२; तै. ३, ७, ९, ४; तैआ.
 ४, २, १, १.
 इधिष्यन्ते ऐ. ५, २; शां. २२, ५;
 धितसेव ऐ. १, १७. दधत्- ती-
 दधान-पद.

धा- → धाः तै. ३, २, ९, १३.
 धात्वे श. १४, २, १, १५; ९, ४, २८;
 तैआ. ४, ८, २.
 धातु- तवः जैज. ४, ११, २, ६;
 -तु आ. २, १८, ९.
 धात्व(-जुडअ-)धे-वचन-म् गो.
 १, १, २७.
 धातु- -न्तः तैआ. ६, १०, १; ७, ४,
 ३; तां. २१, १०, १६; -ता ऐ.
 ३, ४७; ४८; शांआ. १२, ४; श.
 ४, ४, ९; ८, ४, ३, ६; ९, ५,
 १, ३५; ३६; ३७; ३८; १४, ९, ४,
 २०; तै. १, १, ९, १; ७, २, १;
 २, २, ८, ४; ३, १, १; ५, ६; ७, १७,
 २; ३, ३, १०, २; ७, ४, १५; ८,
 २३, ३; १२, ९, ६; तैआ. १, १३,

३; ३, १; ३, १२, ७; ७, १२, २;
 ६, ३, २; ४, २; ९, २; १०, १, १४;
 तां. २४, १२, ४; सं. १, २, १५;
 ४, ६; ५, ७; प. ४, ६; गो. २, १,
 १०; -तारम् ऐ. ३, ४७; श.
 १४, १, ३, २२; -तुः श. ८, ४, २,
 ५; १४, १, ३, २२; तै. २, १, ७,
 १; ३, ३, १०, २; ६, ३, २; १०,
 १०, १; गो. १, १, २४; २६;
 -तृभिः ऐ. १, २८; श. २, ३, ४,
 १४; का. १, ४, १, १२; -त्रा श.
 ६, २, २, २०; तै. २, ३, ५, ३;
 -त्रे ऐ. ३, ४७; श. ८, ४, २, ५;
 तै. १, ७, २, १; ३, ८, २, ३.

धातोस्(-) जैज. २, ५, २, ६.
 धात्र- -त्रः श. ९, ५, १, ३८; तां.
 २१, १०, २३; -त्रम् गो. १, ३, १२.
 धाना- -नाः ऐ. २, २३; २४;
 शां. १३, १; १८, ६; श. २, ६, १,
 ५; १७; ४, २, ४, १८; ५, १८, १९;
 २२; ४, ३, ७; ९; १०; १३, २, १,
 ४; का. १, ६, १, ४; १२; तै. १,
 ५, ११, ३; ६, ८, ३; २, ४, ३, १०;
 ८, १४, ५; तैआ. २, ८, १; ६, ७, १;
 ९, १; जै. १२०; गो. २, ४, ६;
 -नानाम् शां. १८, ६; श. २, ६,
 १, २७-२९; ३१; ३५; का. १, ६,
 १, १७-२०; २४; -नाभिः श.
 १३, २, १, ४; तै. १, ५, ११, २;
 ३, ८, १४, ५; आ. जैआ. १, २३७.
 धाना-करम्भ- -म्भैः गो. १,
 ५, ९.
 धानान्तर्वच- -वान् श. ११,
 २, ३, ९.
 धाना-रूह- -हः श. १४, ६, ९,
 ३४.
 धाना-वत्- -न्तम् सा. ३, ३, ५.
 धाना-सोम- -मान्, मेभ्यः श. ४,
 ४, ३, ९.
 धान्य(←धाना)- -म् शां. ११, ८;

श. १, २, १, १८; का. २, १, ४, १७; तै. ३, २, ६, ३; तैआ. ३, १०, ३; जै. १५०; सा. ३, १, ९; २, ३; ५, ९; -न्यानाम् सा. ३, १, १; -न्यानि श. १४, ९, ३, २२; -न्येषु प. ५, ५.

धान्य-तिल्विल- लः श. ४, ५, ८, ११.

धान्याद्- -म् ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, २.

धामन्- -म ऐ. १, २१; २, १९; २४; ३, २४; ३७; ५, २; ६, ७; २०; ऐआ. २, २, ३; शां. २, ७; १०, ६; २२, ४; शांआ. १, ४; ६; ५, १; श. १, ३, २, १७; ९, १, १६; २, १, ४, २९; २, ३, ४; ५; ३, १५; ३, ४, २४; ४, १, ५, १८; ६, ७, ४, ४; ७, ५, २, ३८; ८, ६, ३, २१; २४; ९, १, १, २२; २, १, १५; ३, ४४; १०, १, ३, ११; १३, २, १, २; ३, ६, २; ६, २, ११; १४, १, ४, १३; का. १, १, ४, २६; २, ३, ३; ४; १३; ४, १, १८; तै. १, १, ९, ६; ४, ४, ४; २, ३, २, ५; ६, ८, १; ३, १, १, २; २, ४, २; ५, १०, ५; ७, १४, २; ३; ११, १, २१; ५, १; तैआ. १०, १०, २; २६, १; तां. ५, ४, १४; १४, २, ३-५; जै. ५; ९७; जैड. ३, १, ३, ७; गो. २, ३, १९; ५, १३; -मन् श. १, ७, ३, ११; तै. ३, ५, ८, ३; १३, ३; -मनि तां. १, ६, ५; गो. १, २, २२; -मभिः ऐ. ३, ४; -मसु श. ७, ३, २, ८; -मानि ऐ. १, ९; १३; शां. ७, १०; श. १, ७, ३, १०; ११; ३, ३, ४, १४; ३०; ४, २, ५; ८; ९; १५; १६; ७, १, १५; ६, ३, १, १७; ७, २, ४, २६; २७; तै. २, ८, ३, १; २; ३, ५, ७, ५; ६८; ६, ११, ३; ४; १२, १; तैआ. १०, १, ४; -मनः-मनः श. ३,

८, ५, १०; -मना ऐ. ३, ८; ३७; ६, ७; श. १, ३, ४, १४; ७, १, ११; २, ३, ४, २४; ३, ९, ४, २०; २१; १०, ५, २, १२; का. १३, ३, ६, २; ६, २, ११; १४, १, २, ११; ३, २, ५; का. १, ४, १, १८; तै. १, १, ९, ६; ४, ४, ४; २, ३, २, ५; ३, २, ३, २; तां. १४, २, ३-५; गो. २, ५, १३; -मनि तैआ. २, ७, १; -मने-मने श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६; तै. ३, ३, ४, ३. धाम-च्छद्(√छद्)- -द् ऐ. ३, ७; श. १०, १, ३, ८, १०; गो. २, ३, ३. धाम-भाज्- -जः शां. १०, ६. धाम-शस्(ः) तैआ. १, ३, १. धामन्य- -मन्यः, -मन्यस्य जै. १९७ धार्या- -र्या ऐ. ३, २३; २४; ४, ५; २९; ३१; ५, १, ४; ७; १२; १६; १८; २०; ८, २; ऐआ. १, ४, २; ५, २, २; शां. १५, ८; २४, ५; २५, ११; शांआ. २, ४; जैड. ३, १, ४, १; २; ३; गो. १, २, ४; २, ३, २१; ३, २२; ५, १; -र्याः ऐ. ३, १८; ३१; ४, २९; ३१; ५, १; ६, २१; ८, १; गो. २, ३, २२; ६, ३; -र्याः ऐ. ३, १८; -र्यानाम् ऐ. ३, १८; -र्याभिः ऐ. ३, १८; -र्याम् ऐ. ३, २४; ३१; ऐआ. १, ४, २; शां. १५, ४; २७, २; शांआ. २, ४; गो. २, ३, २२; -र्यायाः गो. २, ६, ९; -र्यायै ऐ. ६, ३०; -र्ये ऐ. ३, १७; ३०; श. १, ४, १, ३७. धार्या-त्व- -म् ऐ. ३, १८; धितावन- , धित्वा, धीयमान-, हित- अद्र. धानक्षय्य(←धनञ्जय)- -म्यः, -म्यात् वं. १. धान्व- -न्वः श. १३, ४, ३, ११. धामन्- धार्या- √धा द्र.

धार्यस्(√धे)- -यसा ऐ. ५, १६; शां. २६, ८; १५. धारका(√धृ)- -का श. ११, ६, २, १०; १३, २, ९, ६; -काम् श. ११, ६, २, १०. धारण- -णः तैआ. ७, ४, १; -रणम् तैआ. १०, ७, १; सा. ३, १, २; -णस्य श. ११, ४, २, ४; -णाय ऐ. ५, १५; श. ८, ६, २, १. धार्यत्- -यन् शं. १३, ७; श. १, ३, ३, १२; ३, ९, २, ९; का. २, २, ४; तै. २, ४, ६, १; ८, ९, ६; ७; ३, २, ३, ६; ३, ६, ८; सा. २, २, २; ३, ५; ७, १२; ८, ५; ३, ९, ३; -यन्-यन् ऐ. ५, १५; -यन्तः श. ४, ५, ९, ३; ५; ७; ९; तै. २, ८, १, ६; -यन्तः-इव तै. ३, २, ३, ६. धारयन्ती- -न्त्याः तां. २१, ४, १३. धार्यमाण- -णः ऐ. ४, २१; श. १४, ३, १, २; ५. धारयितुम् श. १, ४, १, १३; १९; तैआ. ६, १२, १. धारयित्- -त्ता तैआ. १०, ७, १. धारयित्वा श. १, ८, ३, १७; सा. ३, ४, ८. धारयिष्णु- -ष्णुः शांआ १२, २; ७. धारित्, ता- -तः श. ९, २, ३, ९; -तम् तैआ. ४, ४२, ५; -तां तैआ. ४, ४२, ५. धार्यमाण, णा- -णः श. ९, २, ३, ३०; -णाय शां. ८, १; -णासु श. १, २, ५, २०; का. २, २, ३, २०; -णे श. ३, ५, १, २३; २, ९; ९, ४, १, १४; १५. धारा(√धाव्)- -र्या ऐ. ८, ८; २०; श. १४, ९, ३, ३; तै. ३, ७, ५, ३; तैआ. ४, ३८, १; तां. ६, १०, ९; १९; ८, ४, ५; ११, ८, १; ३; १४, ३, १; ३; ५, २; १५, ९, ३; जै. २०;

मं. १, ५, ६; सा. १, ४, ३; -रा
श. ९, ३, २, ४; ५; ३, ३, १५;
१६; १७; १४, ६, ३, २; तै. ३,
१०, ८, १; ११, १०, ३; १२, ३, ४;
तां. २०, १४, २; -रा: श. ७, ५, २,
११; ९, ३, २, ४; ५, १, ५०; तां.
६, १०, १५; १६; मं. १, २, ५;
गो. १, १, २; ५, ५; -रागाम् श.
४, ३, ५, २, २; गो. १, १, २; २, ३;
-राम् श. ७, ३, १, २, ३; ९, ३,
२, १; तै. ३, ८, २०, ५; तां. ६,
६, १६; २१, ३, ५; गो. १, २, ८;
-राया: तै. ३, ११, ९, ९.

धारयु-यु: तां. १५, ५, १.

धारा-न्व-न् गो. १, १, २.

धारा-वर्-रा: ऐ. ५, २; शां. २१,
४; २२, ५; तै. २, ५, ५, ४.

धार्यमाण- धारक- गद्र.

✓ धाव्, धावते तै. ३, ८, १, २; धावति
शां. १८, १; श. १४, ७, १, १९;
धावति तै. १, ४, ३, ६; तैआ.
८, ८, १; तां. १३, ७, १२; १५,
३, ७; धावन्ते गो. १, २, ७;
धावन्ति शांआ. ६, १; श. ५,
१, ५, १; १७; तै. १, ३, ६, ५; ६;
धावन्ति श. ५, १, ४, १; ११, १,
२, १०; १४, ५, १, १; तै. १, ३,
६, ३; ५; तां. ९, १, ३, ८; १८, ७,
९; जै. १६५; गो. २, ५, ८;
धाव जै. २०५; धावत तै. १,
३, ६, ५; जै. १६८; धावाम् तै.
१, ३, २, १; अधावत् ऐ. ३, ३, ३;
४, ९; अधावताम् तां. ९, १, ३, ६;
अधावन् तै. १, ३, २, २; तां. ९, १,
३, ५; धावेत् तैआ. १, २, ६, ६; गो.
१, ३, ६; धावेयु: ऐ. १, ३०.
धावयति श. २, १, १, ५; तां. १४,
११, २, ६; जै. २०२; २०५; धाव-
यन्ति का. १, १, १, ३; तां. ६, ३,

१५; १६, १३, १२; जै. १४६;
धावयान्त्रकार श. ११, ४, १, १;
गो. १, ३, ६; धावयताम् श. ११,
४, १, १; अधावयत् तां. १३, ३,
१, २; जै. १४६; धावयेत् श. १,
८, २, ९; १०, ३, ५, २; धावयेत्
श. ११, ४, १, ४-७; जै. १६८.

धावत्-वत्त: श. ५, १, ५, २, १;
-वन् श. ४, १, १, २, ६; -वन्त: जै. ८,
१, ४, १, १, २; -वन्तम् श. ३, २,
१, ३, ६.

धावन्ती-न्ती: तैआ. १, २, ४, ३;
-न्तीनाम् ऐ. ४, ८.

धावमा(न→)ना-ना: तै. २, ६, ८, २

धावयत्-यत: श. १२, ४, १, १, ०;
-यद्भि: श. ११, ६, २, १; -यन्
शां. ७, ७; शांआ. ३, ४; तै. २,
५, ५, ६; -यन्त: श. १०, ५, ५, ८.

धिक् शां. ३०, ५; गो. १, ३, २०; २,
६, १, ३.

धितावन्-वानम् तै. २, ४, २, ५;
धित्वा श. ७, ४, १, २; १४, ६,
३, २.

✓ धिन्व्(→धि), धिनोति ऐ. ५, ३;
ऐआ. १, २, ३; श. १, ६, ४, ४; ११;
धिनोति श. १, ६, ४, ७; ८; तै. १,
२, ६, २; तां. ४, १०, ३; २३, ७, ६;
१९, ४; २४, १४, ७; १६, ४; २७,
१, ४; १४; २, ३; ३, ३; जै. १६७;
धिन्वन्ति ऐआ. १, ३, ५; श. ३,
६, १, ७; धिन्वत् श. १, २, १,
१८; ६, ४, ४; ११; का. २, १, ४,
१७; तां. ४, १०, १; १८, ५, १४;
धिनोतु तै. ३, ७, ६, १, ३; धिनुहि
श. १, २, १, १, ८; का. २, १,
४, १, ७; तै. ३, २, ६, ३; अधि-
नोत् तै. ३, ७, ६, १, ३; तां. ४,
१०, १; १८, ५, २; अधिन्वन् प.
१, ४, ५; अधिन्वीत् तां. ४, १०, १.

धियंजिन्व-धी-द्र.

धिष्णा-गयो: श. ४, २, ५, २;
-णा ऐ. १, २, ०; ५, २; ऐआ.
१, ५, ३; श. १, २, १, १, ५; १७
६, ५, ४, ५; का. २, १, ४, १, ४;
१६; तै. २, ७, १, ३, ५; ८, १, १, ३,
२, २, २; ६, २, ३; -णा: शां. ८,
५; श. ३, ९, ३, १, ४; ६, ५, ४, ५;
-णाम् ऐ. ५, २; ऐआ. १, ५, ३;
शां. १९, ९; २०, ४; २१, ४; २२,
५; २५, ९; -गाया: तै. ३, ६,
९, १; गो. २, २, १, २; -षणे ऐ. ४,
३, २; शां. २१, २; -णे श. ३,
९, ४, १, ८.

धिष्णिय, या(=ष्ण्य अद्र.)-यम् तै.
१, ७, ६, १; -या: तै. ३, ३, ८, १;
-याम् गो. २, २, १, ७; -यै: तैआ.
३, ८, १.

धिष्ण्य-ष्ण्य: जै. १८४; -ष्ण्यम्
ऐआ. ५, १, १; श. ५, ३, ४, २, ८;
५, ३; १०, ४, ३, २, ७; ४, २; तां. ५,
६, ७; -ष्ण्यस्य ऐआ. ५, १, ४; तां.
५, ६, ७; -ष्ण्या: शां. १३, १; १७,
७; श. ३, ६, २, १; ९; ६, ७, २, ६;
७, १, १, २, ४; २, २, ३;
९, ४, ३, १; १४, ९, ४, ५; जै.
१०२; गो. २, २, १, ७; १८, ५, ४;
-ष्ण्यात् ऐआ. ५, १, ३; तै. ३,
११, ९, ८; -ष्ण्यान् ऐ. ३, ५;
ऐआ. ५, १, ३; शां. ९, १; १६, ७;
१७, ९; श. ३, ६, १, २, ७; २, १, ९;
२०; ४, ४, २, ७; ९; ६, ७, ८, ८,
६; ११; १६; ७, १, २, २, ३; ९, ४,
३, १; १०, ४, ३, २, १; तां. ५, ६,
७; गो. २, २, १, ६; ३, १; ५, ५;
-ष्ण्यानाम् श. ३, २, ४, १; ३, ३,
११; ९, ४, ३, १; -ष्ण्येभ्य: श.
४, ६, ८, २, ०; ८, ७, २, १, ६; गो. २,
२, १, ७; -ष्ण्येषु श. १०, ४, ३,

सुपा. स्वरिचन्त्यः । धित(✓धि)+ननिप् इति भा.सा. अर्वाश्रयः । धित(✓धा)+मतुप् भा. 'धित+

वानः' इत्यपि सा. द्र. । ऋ. ३, २, ७; २ द्र. ।

१३,२०; -ण्यैः श. ६,७,२,६.
धिष्ण्या(-ण्यऽअ-)न्त-न्ते गो. २,
४,५.
✓धी←✓धैद्र., ✓धी←✓धा.पद्र
धी- →धियः ऐ. ४, ३०; ५, २०;
शां. २०, २; २२, १; २५, ९; २६,
१०; १५; शांआ. ३, ७; ९, १; श. २,
३, ४, ३, ९; ३, ५, ३, ११; ६, ३, १,
१३; १६; ७, १, १, २४; १४, १, २,
८; ९, ३, १३; का. १, ४, १, २८;
तै. २, ५, ३, २; तैआ. १, ११, ३;
४, २, १; ११, ८; ५, ९, १०;
१०, २७, १; जैड. १, १८, २, १;
४, १२, २, ३; ५; मं. १, ६, २९;
२, ४, ३, ४; दै. ३, २५; गो. १, १,
३२; ३६; धियः तै. २, ६, ७,
५; ३, ६, २, २; १०, १; धियम् ऐ.
१, १३; ऐआ. १, १, ४; शां. ७,
१०; २६, १२; श. ३, २, २, १७;
तै. १, २, १, १३; २, ५, ५, २; ७,
१३, ५; ८, १, ६; २, ७; ६, ३; ९, ८;
३, ६, ८, २; गो. १, ३, १९; धिया ऐ.
१, २२; २८; ३०; २, ३७; ३, ८;
ऐआ. १, १, ४; शां. ९, २; ६; १९,
९; २२, २; श. २, ३, ४, २८; ३,
३, १, १२; ४, ३, १, २४; ४, १, ६; ६,
३, १, १५; ४, ३, ९; ५, १, ११;
का. १, ४, १, २२; तै. १, ४, ८, १;
२, ४, ३, १; ८, ५; ६, २, २; १३, १;
७, १३, २; ३, ६, १, ३; गो. १, ५,
२४; धियाऽधिया श. ३, २, ४, १६;
५, ३, ११; १४, ४, ३, ७; धिये श. ३,
२, २, १७; धीः ऐआ. १, १, ४;
शांआ. ५, ५; ७; श. ३, २, ४, १६;
६, ४, ३, ९; १४, ४, ३, ९; जैड. १,
१७, १, ८; १०; धीभिः तै. २, ८, ६,
३; ३, ६, ३, १; धीपु तै. २, ४, ३, ७.
धियं-जिन्व-न्वः तै. २, ८, ५, ४.
धियं-धा-धाः तै. ३, ६, ३, २.

धिया-वसु-सुः ऐआ. १, १, ४.
१धीति-तिभिः श. ७, ३,
२; ३१; तै. २, ८, २, ८; -तिम्
ऐ. ४, ३०; शां. २२, १.
✓धीक्ष्(←दिह्), धीक्षते, धीक्षते^३श.
३, २, २, ३०.
धीक्षित-तः श. ३, २, २, ३०;
-तम् गो. १, ३, १.
धीत्, ता(✓धि)-तः श. १, ६, ४,
२०; -तम् तै. ३, १०, ११, २;
तां. ८, ४, १; -तम्ऽइव जै. ४८;
१०२; -ताऽइव जै. ८०; -तेन
जैड. १, १२, ४, ६.
धीत-रस-सम् ऐ. ३, २७; ६, १२;
शां. १६, १; ३०, १; गो. २, ४,
१८; -सानि शां. १९, ७.
२धीति-तिः तै. ३, ७, ११, २;
-तिभिः तै. १, ५, ५, २; ४.
धीत्वा श. १, ६, २, १; २; ३, १,
४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३, १५;
७, १, २७.
धीर-रः ऐ. ५, ३०; श. ४, ५, २,
१२; १०, ३, ३, १; ११, ५, ५, ७;
१२, ३, १, ९; १४, ७, २, २३; तै.
२, ४, ७, ४; ६, ४, २; ८, ४, ७;
तैआ. ३, १२, ७; गो. १, ५, २४;
२, ३, ६; -रम् तै. २, ५, ८, ४;
-राः ऐ. २, २; श. ६, ५, १, ९; ७, २,
२, ४; ११, ५, ५, ९; १२; १३; १२,
३, १, ७; १४, ७, २, ११; तै. २, ८,
८, १; ३, ६, १, ३; तैआ. १, ११,
१; ३, १३, २; १०, १, १५; जैड. ४,
१०, १, २; ५; -रासः ऐ. २, २;
श. १, २, ५, १९; का. २, २, २,
१८; तै. ३, २, ९, १४; ६, १, ३;
-रैः श. ६, ५, १, ९.
धीर-तर-राः जै. १३६.
धीर्यं-र्यः शां. १९, ३.
धुनि-निः तैआ. ४, २४, १; २५, १;

१०, १, ९; -निम् श. ४, २, १, ९;
तै. २, ५, ८, ११; ३, १२, ७, २.
धुर(✓धुर्व् ||) →धुरः ऐ. ६, १८; तां.
१४, ९, १८; जै. १६; प. २, २;
३; जैआ. १, १६८; ४४७; गो.
२, ५, १५; धुरम् श. १, १, २, १०;
४, ४, १३; ९, ४, २, ४; १०; का.
२, १, २, ९; १०; धुराऽइव श. १०,
५, २, १२; धुराऽधुरा प. २, ३;
धुराम् तां. १४, ९, १८; आ. जैआ.
१, १९३; प. २, ३; धुरि शां.
२२, १; श. १, ८, ३, २६; १३, ४,
२, १; २; तै. ३, ३, ९, ९; जै. १९२;
धुरिऽइव ऐआ. १, ५, २; धुरोः
आ. १, १६८; ४४७; धूः ऐआ. १,
५, २; श. १, १, २, ९; १०; का. २,
१, २, ९; १०; तै. ३, २, ४, ३;
धूर्भ्यः प. २, ३; धूर्पु ऐ. ४, ३;
जै. ९५८; प. २, ३.
?धुराधुर-म् जै. १६.
धूर्यं-र्यः श. १, १, २, १०; का. २, १,
२, १०; तै. ३, २, ४, ३; -र्यैः श.
४, २, ५, ८; -र्यौ श. १, ८, २,
२७; तै. १, ५, १२, ५; ३, ३, ९, ९;
७, ५, ११.
धूर्गृहीत्-म् श. ५, १, ४, ४.
धूर्वाह(र✓वह्)-र्वाहो^१ श. ३,
३, ४, १२.
धूर्षद्(र✓सद्)-दम् तै. १, २,
१, १२.
धूर्षाह(र✓सह्)-पाहो, ^२पाहो?
श. ३, ३, ४, १२.
धूर्स्व-म् प. २, ३.
धुवन-✓धूद्र.
✓धू(→धु); धुनुते शांआ. १, ८; धूनुते
ऐ. ४, २४; धूनुति श. ३, ६, २, ४;
५; तैआ. ५, ४, ११; धुनुवाते शांआ.
३, ४; धुवते श. १३, २, ८, ४;
धुवते श. १३, २, ८, ४; तै. १,

† ✓धूनुतेरिति भा. प्रष्ट. । ✓ध्वनेरित्यर्वाद्यः । ||✓ध्वतेरिति MIV. इक्रिवि. -तया प्रयुक्तं पृथक्
पदमित्यर्वाद्यः । †'-रोः' इति आ. मुपा. । †'-रः' इति जैआ. मुपा. । †स्वराभावश्चिन्त्यः ।

४, ६, ७, ३, ९, ६, २, धून्वते सा.
 १, २, ५; धुञ्चन्ति तै. १, ४, ६, ७;
 ३, ९, ६, २; धून्वन्ति श. १४, १,
 ३, ३१; ३२; तैआ. ५, ४, १३;
 धून्वत तै. २, ४, ४, ३; अधून्वत
 तैआ. १, २३, २; तां. २४, १३,
 ५; अधून्वोत् जैड. ३, ६, २, २: ७, १,
 १०; ७, २, १; अधून्वन् ए ३, ३४.
 धुन्वत्-न्वन्तः ऐ. ३, ३५; जैड.
 १, ४, १, ५.
 धुवन-म् श. १३, २, ८, ५; १४, १,
 ३, ३२; तै. ३, ९, ६, ३; जै. २०५.
 धूत-शरीर-रः जैड. ३, ७, २, २;
 -राः जैड. ३, ६, २, ३; ४.
 धूत्वा ऐ. ४, २४.
 √धूप, धूपयति श. ६, ५, ३, ८;
 धूपयति श. ६, ५, ३, ८-१०; ४,
 १७; १४, १, २, २०; तैआ. ५, ३,
 ५; ६; धूपयामि श. १४, १, २, २०;
 धूपयतु श. ६, ५, ३, १०; धूपयन्तु
 श. ६, ५, ३, १०.
 धूप्यतेऽङ्ग श. २, ३, २, ९.
 धूपायत्-न् तै. २, १, १०, १.
 धूपि-पयः तैआ. १, ९, ५.
 धूम(√धृ)-म सा. १, ८, १४; १५-मः
 शां. २८, ५; शांआ. १०, ८; श.
 २, ३, २, ११; ३, ७, १, ३२; ५, ३,
 ५, १७; ६, २, १, ५; ५, ३, ८; ७, ३,
 १, २९; १४, ९, १, १२-१६; १७;
 तै. १, ५, १०, ४; २, १, २, १०; २,
 ९, १; ४, ३, ३; प. ५, ९; -मम्
 श. ६, ४, २, ९; ७, ४, २, २२; १४,
 ९, १, १९; तैआ. ४, ५, २; जै.
 ३८; जैड. १, १८, ३, ६; ३, ६, १,
 ७; -माः श. १४, ५, ४, १०; ७, ३,
 ११; -मात् ऐआ. १, ३, ५; श. ५,
 ३, ५, १७; १४, ९, १, १९; -मेन ऐ.
 ४, २७; श. ६, ३, ३, १९; ७, १, १,
 २४; ३, १, ३०; ९, ४, ४, ३.
 धूम-गन्ध-म् शांआ. ४, ३; ४.

धूम-तान्त(√तम्)-न्तः तै. ३,
 १०, ११, १.
 धूम-रक्त-क्तःऽङ्ग श. ६, ३, १, २६.
 √धूमाय, धूमायति प. ५, ७; धूमा-
 यन्ति प. ५, ९.
 धूमाय(त्-→)न्ती-न्त्याम् शां.
 २, २.
 धूमायमा(न-→)ना-न् गो. १,
 २, ९.
 धूम, छा-ञः श. १२, ७, १, २;
 ११; तै. २, ६, ११, १; -ञम् श.
 १२, ७, २, ३; तै. १, ८, ५, ६; -ञ्रा
 तां. २१, १, ७; जै. १४९ -ञ्रायाः
 ना. ३, ६, ७.
 √धूर्व, धूर्वति श. १, १, २, १०;
 का. २, १, २, १०; तै. ३, २, ४,
 ४; धूर्वति श. ५, २, ४, २०; प.
 २, ३; धूर्वामि श. १, १, २, ११;
 का. २, १, २, १०; धूर्वामः श. १,
 १, २, १०; का. २, १, २,
 १०; धूर्व श. १, १, २, १०; का.
 २, १, २, १०; धूर्व तै. ३, २, ४, ४;
 धूर्वाम तै. ३, २, ४, ४; जै. १४;
 अधूर्वन् प. २, ३; अधूर्वात् श.
 ७, ४, २, १२; अधूर्वात् श. ७, ४,
 २, १२.
 दुधूर्पाञ्चकुः श. १, ४, १, ४०.
 दुधूर्पत्-पद्र.
 धृत्ति-त्तिः श. २, ३, ४, ३५; का.
 १, ४, १, २५.
 धूर्वत्-र्वन्तम् श. १, १, २, १०;
 का. २, १, २, १०; तै. ३, २, ४, ४.
 धूर्वितुम् श. १, ४, १, ४०.
 धूर्वा-र्वा श. ७, ४, २, १२.
 √धृ, दध्ने श. १, ४, १, ११; २, ३, ३,
 १; ११, ४, १३; १४, ४, ३, ३०;
 ३३; ६, १, ४; जै. २०५;
 दधार ऐआ. १, ५, २; जै. ३८;
 ९६; द्वाधार ऐ. १, ३०; ४, १, २, ५,
 ४; ५; ६; ८; १२; १३; १६-२१;

ऐआ. २, १, ७; श. ७, ४, १, १९;
 १३, १, ४, ३; तै. १, ४, ५, ४; ३, २,
 ८, ३; ७, २, ४; ६, ८; द्वाधार तै. ३,
 ३, ५, २; तैआ. ४, ४, २, ५; ५, ७,
 १२; ९, १, २; ६, ५, २; तां. ७,
 ४, ७; ९, ९, १०; १०, ३, १३;
 ५, ३; ११, ५, १२; १०, ११; १२, ९,
 १६; १३, ४, २; २२, २, ६; दधिरो
 श. १, ६, २, २; ४, २; २, १, ४,
 २७; ३, ३, १; ३, ६, २, २२; २४; ९,
 ५, १, १९-२६; १४, ४, ३, ३२;
 का. १, १, ४, २४; २, २, ३, २१;
 दध्ने गो. १, ३, ६; द्वाधर्ष श.
 ३, ५, ३, १४; तैआ. १, ८, ३.
 ध्रियते ऐ. ३, २; श. १४, ७, १, १९;
 तैआ. १०, ६४, १; ध्रियते श.
 २, २, ४, ९; ८, ४, १, १२; का. १, २,
 ४, ७; जैड. १, १, ५, ४; गो. १,
 १, २; ध्रियन्ते श. १०, ४, १, १८;
 ध्रियस्व तै. ३, ७, ४, २; ध्रियामहे
 श. ३, ५, १, १५; अध्रियत श.
 २, २, ४, ९; १०, ६, ५, ५; ६; १३,
 ४, ४, ६; का. १, २, ४, ७; तै. १,
 ५, ४, २; तैआ. ५, २, १०; तां.
 ७, ४, ७; १२, १०, ६; अध्रियन्त
 श. ३, ७, ३, १२; १४, ४, ३, ३४;
 का. १, ३, १, १४; अध्रियन्त श.
 २, ३, १, २२; १०, २, २, १; ११, ४,
 ३, ७; तै. २, १, ३, ७; जैड. २, १, १,
 २; ४, १, २; ध्रियेत गो. १, १, ३; ४;
 ध्रियेरन् श. २, २, ३, २०; २२;
 २३; का. १, २, ३, १६; १८; १९.
 धारयति ऐ. ७, १०; ऐआ. ३, २,
 ४; शांआ. ११, ४; श. ५, १, २,
 १८; १४, २, २, २९; तै. १, ८, ६,
 ५; धारयति श. ६, ४, ३, १०; ७,
 २, ३; ९, ३, ६; ७, ४, २, २३; तै.
 १, ८, ६, ५; ३, २, १०, १; तां. ४,
 ९, १५; गो. २, ३, १९; धारयन्तः
 श. ७, ४, २, २४; सा. २, ३, ३, ४;

धारयन्ति वा. ३, ६, ३, ६; १३, ८, ३, १२; धारयन्ति वा. ५, ५, ४, २८; ११, ४, २, ४; १२, ८, ३, २०; १३, ८, ३, १२; तै. ३, ८, १९, २; जै. १३६; १४४; गो. १, ५, २४; धारयति ऐआ. १, ४, १; धारया-
न्चकार वा. ११, ६, २, १०; धार-
यिष्यामि तैआ. १०, १, ८; गो. १, १, २; धारयताम् ऐ. ८, १७; धारयन्तु तैआ. ६, ७, १; धार-
यस्व वा. १४, ६, ८, ५; धारय वा. ३, ७, ३, १३; ६, ५, २, ३-६; धारय वा. १४, २, २, ३०; तै. २, ४, २, ९; ३, ७, ४, १४; तैआ. ४, १०, २; ५, ८, ६; जै. १६८; धार-
यताम् तै. ३, ७, ६, ८; सा. ३, ४, ६; धारयाणि तैआ. ४, ४२, ५; धारयाम तैआ. १०, १०, २; धार-
यत् तैआ. १, ८, ३; अधारयत् वा. ७, ४, २, २३; २४; गो. १, २, ८, १७; अधारयताम् ऐ. ८, १२; धारयन्त तै. २, ४, ६, ४; अधारयन्त ऐ. २, ३६; धारयन् वा. ६, ७, २, ३; तै. २, ८, १, ६; अधा-
रयन् वा. ६, ७, २, ३; तै. २, ७, ४, १३; तैआ. ४, १७, १; ५, २, १; जै. १८७; अधारयः शां. २, ३, ३; धारयेत् तै. ३, २, १०, १; धारयेत् वा. ११, ४, २, ४; सा. २, २, १; ३, ४, ८; ५, ७, ७, २; गो. १, ३, २, १; अधारयिष्यत् वा. ८, ६, २, १; धारयिष्याम् जै. ६३; दीध-
रत् ऐ. ५, २, २; वा. ४, ६, ९, ९; तै. २, ६, ३, ५; अदीधरत् तै. २, ४, २, ९. दध्राण-, धरीयस्-धर्तृ-,
र्त्री-, धर्म-, न्-, अद्र.
धृत्,ता- -त्तः ऐ. ४, १८; तैआ. ५, ७, १२; तां. १०, ५, ४; -तम् वा. १४, २, २, २९; -ता ऐ. ३,

३, ५; वा. ३, २, ४, ११; तै. १, ७, १, १; -ताः ऐ. ३, १०; तां. १०, ५, ७; १५, ५, १६; -तानि ऐ. ३, ३१; -तेन तै. २, ५, २, ४; सा. ३, ४, ११.
धृत्-राप्- -ष्टः तां. २, ५, १५, ३; -ष्टस्य वा. १३, ५, ४, २२; -ष्टाय जै. ४, ११, ५, १५.
धृत्-न्नत- -तः ऐ. ८, १३; १८; वा. ५, ४, ४, ५; १२, ८, ३, १०; तै. १, ७, १०, २; २, ६, ५, १; तैआ. ४, ३, १; -ते तै. १, ७, ६, ६; -तौ वा. ५, ३, ५, ३४; ४, ४, ५; -०तौ गो. २, ४, १५.
धृति- -तिः ऐ. ५, २२; ऐआ. २, ६, १; वा. ४, ६, ९, ८; १३, १, ४, ३; ६, २; १४, ४, ३, ९; तै. ३, ८, ९, ३; १२, २; तैआ. २, १७, १; ४, ४, २, ५; मं. १, ३, १४; २, ४, ५; -तिषु वा. १३, ४, ३, ५; -ती तै. ३, ७, ६, ८; -तीः वा. १३, १, ४, ३; तै. ३, ९, १३, २; ३; -त्ये ऐ. १, ११, २, २३; ४, १९; ७, १८; वा. १३, ३, ३, ५; तै. १, १, ३, ७; २, ४, २, ५, ४, २; २, १, ३, ८; २, १, ३; २, २, ५; ६, ४; ३, २, १, ६; २, ९; ३, २; ६; १२; ४, ५; ७, ६; ३, ७, १; ३, २, ५; ३, ५; ६, ६; ११; ९, १३, २; ३; १२, ६, २; तैआ. ५, १, ४; २, १३; ३, ५; तां. ४, ५, ९; ११; ६, ८, १७; १०, १२, ९; ११, ५, १२; ८, १; ३; १०, ११; १२, ३, ११; ४, ५; ११; २, १; ५, २, ४; ७, ९; ९, ८; १५; १८; ११, २६; १३, १, १०; ५, २, ६, १, ४; ९, १, ५; १०, १, ७; ११, २, ४; १४, ३, १; ३; २, ५; ९, १; ४, १; ११, ३, ४; १२, ३; १५, १, ९; ३, ३, ७, १; ११, १३.
धृत्वा शांआ. ४, ७; तां. २२, १८, ७.

√धृष्, धृष्णोति वा. ३, ७, ४, २; दधृषुः ऐ. ४, ८; दधृषुः वा. १४, ६, १, २; ९, २, ९; धृष्य वा. ३, ७, ४, २; अधृष्णोत् वा. ३, ७, ४, २; अधृष्णुवन् गो. २, २, ८; अधृषः वा. ११, ८, ४, ३.
?दाधृषाण-, आ/धृष् द्र.
धृषुत्- -तः आ. १, १३२; २, ५, ७; ३, २, ४; ३, ३, ५; जैआ. १, १३२; -ता वा. १२, ४, ४, २.
धृषित्- -तम् ऐआ. ५, २, १; -ताः तै. २, ४, १, १०.
धृष्ट- -म् वा. १४, ३, १, २, २.
धृष्टि- -ष्टिः वा. १, २, १, ३; का. २, १, ४, २; तै. ३, २, ७, १; ३, १, १, २; ७, ४, ९; -ष्टी वा. १४, ३, १, २, २; -ष्टीः तैआ. ५, ९, ३.
धृष्ण- -ष्णवे तै. ३, १, २, २; -ष्णु वा. ६, ६, २, ५; का. २, १, ४, २; आ. जैआ. १, ४, १३; -ष्णुइव वा. १, २, १, ३; -ष्णुः तैआ. ६, १, ४; -ष्णू तै. ३, ९, ४, ४.
धृष्ण्या तै. २, ८, ५, ९.
धृष्णो- (-ष्णुः) -जस्- -जसः ऐ. ५, २; शां. २, १, ४; २, २, ५; तै. २, ५, ५, ४.
√धे, धयति ऐ. ३, १८; वा. १२, ९, २, ११; तै. १, ४, ५, १; २, १, १, ३; धयन्ति तै. ३, ७, १, ४; धयन्ति तै. ३, १०, १०, १; २; ११, २; ३; धय वा. २, २, ४, ५; अधयत् ऐ. ३, १८; २, ७; जै. ४८; धयेत् गो. १, ३, १.
धापयेत् वा. ६, ७, २, ३; धापयेत् शां. १८, ४. धयत्-, धीत-, धीति-, गद्र.
धेना- -ना तैआ. ३, ९, १; गो. २, २, ९; -नाः वा. ७, ५, २, ११; तै. २, ८, ६, ६; -नाभिः तै. ३,

† 'या' इति मु. पाठे संहितायां दीर्घो ज्ञेयः । ॥ भां. इत्यस्य लुब्धे रूपमिति चिन्त्यम् । † = य. ८, ५, १ । सा. प्रपु. ३ रूपमाह तच्चिन्त्यम् । † 'धृपताः' इति मुपा. चिन्त्यः । तु. = ऋ. १०, ८४, १. ।

६,५,१.
 धेनु-नवः ऐ. २,२०; ऐआ. १,३,
 ५; शां. १२, १^३; २३, १; २६,
 १४; श. ५, ५, ५, १७; ८,२,४,
 १०; ९,१,२, १६; १७; तै. २,५,
 ४,२; ७, १३,४; तैआ. ६, ७, १;
 तां. ११,४,३; सा. ३,३,४; -तु
 शां. २३, ३^३; आ. १, ४०३;
 ५६०; ५६३; -नुः ऐ. ५, १८;
 ऐआ. ५,३,२; श. २,२,१,२,१^३;
 ३,१,२,२,१; ३,३,४; १८; ५,३,
 १,४^३; ६,६,३,३; ८,२,४, १०;
 ९,१,२,१,५; १२.८,२,२|| ९,२,
 ११^३; १३,१,९,३^३; का. १, २, १,
 १२^३; तै. १, ६, १,५; ७,१,४^३;
 ३,३; २,४,६,१०; ७,८; ६,४,३;
 ११,४; १२,१; ४^३; ३,५,८, १^३;
 १३, १^३; ८, १३, १^३; तैआ. १,
 ३२, ३; १०,१,८; तां. १८, ९,
 १२; २१; जै. ५०; जैड. १, १,
 ४,३; २,२,५; सं. २, २, १; १६;
 ८, १; गो. १, २, २१; -नुःऽइव
 श. २,२,१,२,१; ५,३,१,४; का. १,
 २,१,१,२; तै. ३,७,५,१३; -नुनी
 जैआ. १, ५६०; -नुम् ऐ. १,
 २२; ६,३; ऐआ. ३, २, ४; श.
 ४,१,४, १०; ८,२,४, १०; ९,१,
 २,१४; १५; १७^३; १४, ८, ९, १;
 तै. १,१,६, १०; २, ५, २; ६, १,
 ५; २,१,८, ३; ६, १७, ६; ८, ३, १;
 ३, ७, ६, ९; ७, १३; जैड. २, ५,
 १, ३; गो. १, २, २१; -नुम्ऽइव
 सं. २, २, १७; -नु तै. २, ४, ८,
 ६; ६, ७, ३; -नुः श. ५, ५, ५,
 १७^३; ९, १, २, १३^३; १६^३; १७^३;
 तैआ. ६, ९, १; -नूनाम् ऐआ.
 १, ३, ५; ५, १, ६; -नूनाम् श.
 १३, १, ९, ३; तै. ३, ८, १३, १;
 -नूव श. ३, १, २, २१; तै. १,
 १, ६, ५.

धेनु-करण- गस्य श. ९, १, २,
 १६.
 धेनुका- क्रे तां. २५, १०, २२.
 धेनु-पयस्- सम् जै. ५०; -सी
 आ. जैआ. २, २०, ७.
 धेनु-भ(व्य→)व्या- व्याः तां.
 १८, ९, २१.
 धेनु-मत्- त् ऐ. ५, ६; शां.
 २३, १^३.
 धेनुमती- ती श. ३, ५, ३, १४;
 तैआ. १, ८, २.
 धेनु-शत- म् श. ११, ३, १, ४; ६,
 २, ४.
 धेनुव(नुऽअ)-नुडुहु- हयोः श.
 ३, १, २, २१^३; -हौ श. ३, १, २,
 २१^३.
 धेनु(धातृ+इच्छन्)- छा तै. २,
 ४, ८, ४^३.
 धैर्य(←धीर)- र्याय तै. ३, ४, २, १.
 धैवर(←धीवर)- र्म् तै. ३, ४, १२, १
 धौत(√धाव्)- तस्य तां. १, ६, ११.
 धौम्य(←धूम)- म्यः, -म्यस्य जै.
 १२५.
 धौम्र- म्रः गो. १, २, ५^३.
 √धमा(→धम्), धमन्ति श. ६, १,
 ३, ५; जै. १६४. धमत्- गद्र.
 धमायमान- नस्य श. १४, ५, ४,
 ९; ७, ३, १०.
 ध्यात्- ध्यातृ- ध्यान- ध्यायत्- ध्येय-
 √ध्ये द्र.
 ध्यामनि जै. ७२.
 √ध्यै(→धी), ध्यायते गो. १, १, २५^४;
 ध्यायति ऐ. १, ३०; ३,
 २; ऐआ. १, ३, २; शांआ.
 ४, १३^३; ५, ३; श. १२, ९, १,
 १३; तै. १, १, ४, १; जै. १३३;
 १३७; जैड. १, १३, १, ५; १८,
 ५, १^३; २, १, १, ६; ७; १९; २, १,
 ६; ४, १, ७; ८; २१; ३, १, १, १५;
 ३, १५; ध्यायतिऽइव श. १४,

७, १, ७; ध्यायतः श. ४, ६, ७,
 ५; ध्यायन्ते शां. २७, ६; ध्या-
 यन्ति श. ११, ७, १, २; ध्यायामि
 तैआ. ४, ३८, १; जै. १३३;
 १३७; ध्यास्यामि गो. १, १,
 ९; ध्याय श. १, ५, २, १९^४;
 अध्यायत् तां. ७, ६, १;
 २०, १६, १; ध्यायेत् ऐ. ३, ६,
 ८; ३१^३; श. ३, ९, ४, १७^३; ११,
 २, ७, ३२; तै. १, १, ३, ३; २, २,
 ६, ४; ३, २, ९, १५; ३, ११, ४; तां.
 ६, ७, ८; जैड. २, २, ४, १-१०;
 सा. २, ४, ४; गो. १, १, ९; ३;
 १९^३; ध्यायात् शां. ८, ५; ९, ५;
 धीमहि ऐ. ६, ७; शांआ. २, १८;
 ९, १^३; श. २, ३, ४, ३९; १४,
 ९, ३, १२; का. १, ४, १, २८;
 तैआ. १, ११, २, ३; १०, १, ५^४;
 ६^३; ७^३; २७, १; ४६, १; जैड. ४,
 १२, २, २-४; सं. १, ६, २९; दै.
 ३, २५; गो. १, १, ३५; २, ५, १३^३;
 अध्यात् सा. १, १, २.
 धी- धीति- गद्र.
 ध्यात्- तम् ऐआ. २, ४, ३; शांआ.
 ५, ३; -तानि शांआ. ५, ४^३; ६;
 -तैः शांआ. ६, २०.
 ध्यातृ- ता तैआ. १०, ११, १.
 ध्यात्वा ऐआ. २, ४, ३.
 ध्यान- नम् तैआ. १०, ११, १; -जैः
 शांआ. ५, ३^३.
 ध्यायत्- यत् शांआ. ५, २; -यन्
 शां. ४, ४; जै. १३३; १३७; सा.
 २, ४, २; ३, ६, १३; सं. १; प. २,
 १^३; २; गो. २, ३, २, ४; -यन्तः
 शांआ. ९, ३-५; गो. १, ३, २०.
 ध्येय- यः तां. ७, १, ५; -यम् जै.
 १३३; १३७.
 ध्रजत्(√ध्रज्)- जतः श. ५, १, ५, २०.
 ध्रज- जाः तै. २, ८, २, ३.
 ध्राजि- ज्यै श. ३, ८, ३, २१^३.

श्रुव,त्रा(√श्रु)- वः श. ३, ५, २, १४; ३,२५; ६,१,२०; २५; ४, २,३,३; ४,१; १८; १९; २४; ५, १,२,४; २,१,२५; ६,७,३,७; ८, १,४,८; ९,४,४,५; १०,५,१,३; १४, ७,२,२,३; तै. २, ४,२,८; ९; ३,१०,४,३; तैआ. २, १९, १; ४, ३, ३; ११, ६; १९, १; ५, ३, ७; तां. ७, ९, ७; -वःइव श. ८, २, १, ४; -वम् श. १, २, १, ७; ४, २, ४, ८; २३; ५, १, २, १९; २५; ६, ७, ३, ७; ८, २, १, ४; १४; १०, ५, १, ३; १४, ७, २, २२; का. २, १, ४, ५; तै. १, ५, ४, २; ७, ८, ५; २, ४, २, ८; ९; ३, २, ७, २; मं. १, ३, ७; -वया श. १, ४, ५, ५; ६; -वस्य तैआ. २, १९, १; -वा श. १, ३, २, २; ४; ४, १, ४; १६; ४, ५, ५; ७, १, ७; ८, १, ३, ९; ३, १, ३; २, १, १, १०; ३, ६, १, २०; ६, १, २, २७; ५, २, ३-६; ४, १, ३; ७, १, १, ३०; ४, २, ५; ५, १, ३०; श. ८, २, १, ४; १४; ३, ४, ६; ८; १०; ७, २, ६; १०, ५, १, ३; ११, ५, ६, ३; १४, ४, ३, २, २; तै. २, ४, २, ८; ३, ३, १, २, ५; ६, १, १; ७, १०; ९, ५; १०, २, १; ११, १, १-२१; ६, २; १२, ६, १; ६; ७, १; ५; ८, १; ३; तैआ. २, १७, १; ४, १७, १; १८, १; मं. १, ३, ७; गो. १, ३, १, ४; -वाः श. ११, ८, १, २; तै. २, ४, २, ८; ३, २, १, ५; ६, १, ३, १; -वाणाम् श. ४, २, ४, २, ४; -वात् ऐ. १, ३; -वान् श. ८, ३, ४, ६; तै. ३, २, १, १, २; -वाम् श. १, ३, ४, १, ४; ४, ५, ६; २, ६, १, १७; ३, ८, २, २, ५; १२, ५, २, ७; का. १, ६, १, १, २; तै. ३, ३, १, १; ७, ११; गो. १, १, १०; २, १;

-वायाः श. १, ३, २, २; ४; १, ६; तै. ३, ७, ६, १०; गो. १, १, १०; -वायाम् ऐ. ८, १, ४; १, ९; श. १, ३, २, १०; १, ६; १८; ८, ३, १, ३; २, १, १, ९-११; ३, १, ४, १, ७; २, ४, ८; १४, ६, ९, २, ५; तै. ३, ३, ५, ३, ५; -वासः तै. २, ४, ३, ५; मं. १, ३, ७; -वेण श. १, ३, ४, ४; ३, ६, १, १, ६; ४, २, ४, २, ३; तै. २, ४, २, ९; तैआ. ४, ३, १; -वायै श. १, ८, १, १, ३; ३, ९.

श्रुव-क्षिति- -तिः श. ४, २, ४, २, ४; ८, २, १, ४, १, ४.

श्रुव-गोप- -पः तै. ३, १, २, ९, ५; जै. १, ५, ६; तां. २, ५, १, ८, ४, ४.

श्रुव-तम- -मः श. ४, २, ४, २, ४.

श्रुव-योनि- -निः श. ८, २, १, ४, १, ४.

श्रुव-वैश्वानर- -रौ श. ४, २, ४, १.

श्रुव-सुद्- -दम् श. ५, १, २, ४.

श्रुव-स्थाली- -ली, -ल्या तै. १, ४, १, ६.

ध्वंसयत्(√ध्वंस)- -न् तै. १, ४, ३, ६.

ध्वंस- -सान् तै. ३, १, २, ७, २.

ध्वंसि- -स्यः शांवा. ७, २, १.

ध्वञ्(√ध्वञ्)- -म् तै. ३, ९, ४, ३.

ध्वन्(√ध्वन्)- -न् तैआ. ४, २, ४, १; १, २, ५, १.

ध्वनयत्- -न् तैआ. ४, २, ४, १; २, ५, १.

ध्वसन्- -सा श. १, ३, ५, ४, ९.

ध्वस्(√ध्वस्)- -स्त्रयोः तां. १, ३, ७, १, २; -स्त्रे तां. १, ३, ७, १, २.

ध्वान्त- -न्तः तैआ. ४, २, ४, १; २, ५, १; -न्तम् ऐ. ३, १, ९; शां. २, ५, ३; तै. २, ५, ८, ३; ७, १, ६, १; तैआ. ४, ४, २, ३; तां. १, ७, ५; जै. १, १, ६, ३, ८.

—:—

न

रुनां ऐ. १, १; ३; ४; ६; ७; ऐआ. १, १, १; २; २, १; २; शां. १, ३; ५; २, १; ७; ६, ३; शांवा. १, १; ४; ५; ८; ४, १; श. २, ४, ४, १०; ९, ५, २, ६; ११, ७, ४, २; १२, ५, १, १; १४, १, १, २, २; का. १, १, १, ३; १०; २, ६; ७; १, २; तै. १, १, ४, ८; ५, ९; २, ६, १, ३; ७, ३, २; ९, ५; तैआ. १, २, ३; ४; ३, १; २, ४, १; ५, १; तां. १, २, ८; ५, १, ८; २, १, ४, २, ३; जै. १, ३-१, ६; १, ७; जै. १, १, १, ६; ४, ८; ५, १; २; ३; का. १; १; २, ३; ४; ६; २, १; मं. १, १, १०; ५, १, २; सा. १, २, २; ३, ४, १; ५, १, ५; ८, ६; सं. ३, ५; दै. २, १, १; गो. १, १, ४; १, ५; ३, ९; २, ४; ७, ना. ३ तै. २, ७, ९, ५; तां. ६, ९, २, २.

रुनां ऐ. १, १, ६; १, ९; २, २; ३, ०; २, २; २, ०; ३, १, ८; ४, २, ०; ५, १, ६; ६, १, ९; ऐआ. १, २, १; ५, २; ३, २, ५; ५, २, २; शां. ८, १; ४; ९, ६; शांवा. १, ९, ९; २, ०, ४; २, १, २; ४; २, १, ५; ९; २, ३, ३; २, ४, ८; २, ५, ७; २, ६, १, ६; २, ७, १; २; श. ३, ५, ३, २, ३; ४, २, १, १०; ३, ०; ५, १, ५, २, ०; ७, १, १, २, २; २, १, २, ०; ९, २, ३, ४, १; ५, २, ५; १, ४, ५, १, ६; तै. १, २, १, १, २; २, ४, १, ५; ३, ४; ८; ९, ५, २; ३; ६, १; १०; ७, ४; ५, ५, ४; ६, ४, १; २; ३; ४; ५; ६; ८, ३; ४; ३; ४; ५; ९; १, ४, १; ५; ६; ७, १, २, १, ४; १, ३, १; १, ६, ४, ८; ४, ३; ८; ५, ६; ८; ६, ३; ७, १; १, १; ३, ६, ३, ३; १०, ८, १; तैआ. ४,

॥ 'श्रुव गोपम्' इति मुषा. चिन्त्यः । † √ध्वन् पा. ७, २, १, ८ द्र. । ‡ न=समुच्चयोर्थे, ४ न=संप्रत्यये, ५ न=सहाये, ६ न=अप्यथ इत्युत्सम् ।

† १ न=निषेधार्थे, २ न= इवार्थे,

५, २३; ११, ६; १७, १; ४०, १;
 १०, १, १६; तां. १, २, ९;
 ६, ६, १६; ८, ६, ५, ६; १२, ७, १;
 ११, ४, ३; १२, १०, १; ६, ४, ९;
 गो. २, ६, १; नृऽइव वा. ४, ३,
 ५, ३; १०, ५, ३, १; २; तै. १,
 ३, १०, ७; २, २, ५, ६.
 ३नां ऐ. ४, २०; तै. २, ६, ७, ३; ११,
 २; ६-८; १०; १२, ३; ४; १७;
 ४; ६; १८, ४.
 ४नां ऐ. ५, ४.
 ५नां तै. २, ६, ११, १.
 ६नां तै. २, ६, १७, ७; सा. २, ४, ७.
 ?नक्षि-शयः जै. २०४.
 नक् शां. २६, ११॥
 नक-कानि आ. २, ४६२.
 न-कि सा. १, ४, २१; ८, १०.
 ?नकि-देवः-वाः सा. १, ८, १०.
 न-किस्(ः) ऐ. ५, १; ५; १२; २०;
 ऐआ. १, २, १; ५, २, ४; शां. १९,
 ९; तां. १४, ४, २.
 नकिर-रः जै. ६१.
 नकुल-लम् दै. २, ३; -लस्य आ.
 जैआ. १, ५४५.
 नकुली-ली मं. १, ७, १५.
 नक्त-म् ऐ. ४, ५; ५, २४; ३०; वा. २,
 १, ४, २; ४, ३, १, ८; १२, ७, ३, १;
 ३; ९, २, २; १३, १, ५, ५; २, १, ७;
 १४, ९, ३, १२; का. १, ४, १, १७;
 तै. १, १, ४, ३; ७, १, ७; २, १, २,
 ९; २, ६, ४; ४, २, ४; ४, ९; ६, ६, १;
 ११, ५; ६; १२, ३; ६; ८, १५, २;
 १६, ४; ९, १४, ३; ११, ६, ४; तैआ.
 १, ११, २; ३; २, १२, १; ५, ११,
 २; १०, १०, २; ४९, १; तां. १, ६,
 १०; १२, ६, ८; प. ४, १; जै.
 १, २; ७; सा. १, २, ३; गो. २,
 ५, १.
 नक्ता-क्ता शां. २४, ९; तै. २, ६, ८,

३; १०, २; ७, १२, ६; ३, ६, १३, १.
 नक्तं-जा(त→)ता-ता तै. २, ४,
 ४, १.
 नक्तं-होम्-मान् तै. ३, ८, १५, १;
 १८, ६.
 नक्तो(-कड)-वृस्-घासा वा. ६,
 ७, २, ३; ९, २, ३, २१; तै. २, ६,
 १७, ४.
 √नक्ष, नक्षते तै. १, ५, २, ५; नक्षि
 वा. २, ३, ४, ३१; का. १, ४, १,
 २२; नक्षन्त ऐ. ५, २०.
 नक्षत्र-त्रम् शां. १, ३; ४, १२;
 वा. २, १, २, १७; १९; ३, २, २, ५;
 १०, ५, ४, ५; का. १, १, २, १;
 १२; तै. १, १, २, १; ४; ५, २,
 १; ३; ३, १, १, १; २; ३; ५; ९;
 १०; ११; २, १; २-४; ५; ७; ८;
 १०; ११; ३, २; ८, १, १; तैआ.
 १, ११, २; गो. १, २, १५; -त्रम्
 तै. १, ५, २, ४; -त्राणाम् शां.
 २७, ६; वा. २, १, २, ९; ३, १,
 २, १८; ५, ४, ५, १४; १२, १, ४,
 ३; १३, २, १, ५; का. १, १, २, १२;
 तै. १, १, २, १; ५, २, ५; ३, ४;
 २, ७, १८, ३; ३, १, १, ११; २, ७;
 ६, ५; ८, १४, ५; ११, १, १२;
 तैआ. १, २२, ५; तां. १, ७, ३; १८,
 ९, ६; २३, २३, ३; जै. ११७; प.
 ३, १; गो. १, ५, ३; २, १, ८; -त्राणि
 ऐ. ४, २, ५; शां. २७, ६; शांआ.
 २, १६; १०, ५; वा. १, ७, २, १८;
 २, १, २, २; ६, १, २, ४; ५, ४, ८;
 ८, ५, २, १२; ७, ४, १४; ९, ३, १,
 ६; ४, १, ९; १०, ४, ४, २; ५, ४,
 ३; ५; १७; ६, २, ११; ४, १; ११, ५,
 ७, १०; ६, ३, ६; १३, २, १, ५; १४,
 ३, २, १२; ६, ९, ४; ९, १, १२; का.
 १, १, २, १; तै. १, ५, २, ६; ३,
 ४; ३, ८, १४, ५; ९, ४, २; ११,

१, १३; तैआ. १, १४, २; २०, १;
 २२, ५; ३, १३, २; ४, ४२, ५; ५,
 १२, १; ७, ७, १; तां. २०, १६, १;
 २३, २३, २; ३; जैड. १, ५, १, २;
 ११, २, ११; ३, १, १, ५; ४, १२,
 १, १३; १४; जै. ९७; १०६;
 १७५; प. ३, १२; गो. १, १, १२;
 २०; ३३; २९; २, १, ८; -त्राय
 तै. ३, १, ३, ३; ६, ४; -त्रे शां.
 ४, १२; शांआ. ४, ३; वा. २, १,
 २, ११; १०, ५, ४, ५; १७; ११, १,
 १, ३; का. १, १, २, १; ७; तै. १, ५,
 २, ३; ४; ३, १, १, ६; २, ११; ३, १;
 -त्रेण वा. १४, ९, ३, १; -त्रेभ्यः
 वा. १४, ३, २, १२; तै. ३, १, ६,
 ५; ४, १७, १; तैआ. १, ३, २, २;
 ४, १०, ५; ५, ८, १३; १०, ४, १;
 -त्रेषु ऐआ. ३, २, ३; शां. २७, ६;
 शांआ. ८, ४; वा. १०, ५, ४, ५;
 १३, ८, १, ३; तै. ३, ११, १, १४;
 तैआ. ९, १०, ३; जैड. १, १४,
 २, ३; -त्रैः ऐआ. ५, १, १; वा. २,
 १, ४, २८; २९; ६, ५, ४, ८; ८, ७,
 ४, १४; ९, ४, १, ९; १०, ६, २, ११;
 ११, ८, १, २; का. १, १, ४, २५;
 २६; तै. २, ३, ३, २; ७, ८, २;
 तैआ. १, ११, २; तां. १०, १, १.
 नक्षत्र-काम-मः वा. २, १, २,
 १९; का. १, १, २, १२.
 नक्षत्र-स्व-म् वा. २, १, २,
 १९; का. १, १, २, १२; तै. १, ५,
 २, ५; २, ७, १८, ३; गो. २, १, ८.
 नक्षत्र-दर्श-म् तै. ३, ४, ४, १.
 नक्षत्र-लोक-काः, -केषु वा.
 १४, ६, ६, १.
 नक्षत्र-सम्मित-ताः तां. २३,
 २३, ३.
 नक्षत्रा(-त्रऽअ-)धिपति-तये
 प. ५, ९.

नक्षत्रिय,या- -यः, -यम् तै. १, ५,२,२; -याम् शां. ५, १;३;५; ८; शांआ.२,१६; गो. २,१,१९.	११,२.	२, ४, १७; जै. ५३; २०४; सा. १,६,९; गो. १,१,४.
नक्षमाण- -णाः तै. ३,६,१२,१.	न-चिकेतस्(√कित्)- -ताः तै. ३, ११,८,१.	√नन्द,नन्दति ऐ. १,१३; शां. २७, १; नन्दन्ति ऐ. १, १३; प. १, ६; नन्दामि प. १,६; ननन्दिम शांआ.२, १८; नन्दाम तैआ. ४, ४२,५; अनन्दत् तै. २, २,४,१; गो.१,१,१;२; तां. २४,१८,६.
नक्षय- -क्षय सा. २,६,११;८,१.	?न-जितिर्- -त्या गो. १, २,१९.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नख- -खम्, -खम्ऽइव ऐ. ३, २६; -खाः तैआ. १, २३, ३; जैड. १, १२, २, ७; -खाच् तै. १, २,६,५; जैड. ३, २,४,४; ४,६, १,४; जै. ६; -खानि शांआ. ८, ११; श.३,१,२,२; ३; ४; १२, १,४,१; ३; तै. ३, ८,१,२; गो. १, ५, ३; -खेन श. ३, २, १, ३१; -खेभ्यः ऐआ. १, ३, ८; शांआ. ६,२०; श. १,४,३,१०; गो. १,१, १२; -खेषु श. ३,१, २,२; -खैः श. ५,३,१,१३.	नड- -डः श. २,३,१, २; -डानाम् श. १,१,४,१९.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नख-निर्भिन्न- -न्नम् तै. १, ७, ३, ४; -न्नानाम् सा. २,५,४.	नड्-बला(वलच्)- -लाभ्यः तै. ३, ४,१२,१.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नखा(-खअन्)-ग्र- -ग्रैभ्यः श. ११, ५,७,४; १४,४,२, १६.	न-तराम् ऐ. ४, २५; श. ७, २, १, ११;९,१,१,१७; ११,८,३,११.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नखर्- -रः श. ५,३,१,१०.	नड्(√नड्)- -डः ऐआ. १, ३,५,८; श. ८, ६,२, ३; -डम् ऐआ. १, ३,५; ८; ५, १, ६; शांआ. २, १; -डस्य शांआ. २, १; -डेन ऐआ. १,३, ५; ८; शांआ २,१.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नखि(न्-→)नी- -न्या श. ५, ५, ४,१९.	नड-वत्(मतुप्)- -वन्ति ऐआ.५, १,६.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नगर- -रम् तैआ. १, ११, ७; ३१, २; सा. २,४,२; ५,६; गो. १, १, २३.	नदत्- -दत् ऐआ. १, ३,८; -दतः आ. १,३,५२.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नगरिन्- -रिणे जैड. ३, ७, ३, २; -री ऐ. ५, ३०; जैड. ३, ७,३, २; जै.४;९०;१६४;१६७;१६८.	नदी- -दयः तै. २, ७,१६,४; -दी शांआ. ३, ३; गो. १, २, १४; -दीऽइव तैआ. १, २, १; -दीः शांआ. १०,७; श. १,४,१,१४; जै. २०४; -दीभ्यः तै. ३, ४,५, १; सा. ३, ५, १; -दीनाम् श. ७,५,२,१८; ९,३,१,२४; तैआ. ४,११,८; -दीभिः श. ११, ८, १,२; -दीम् शांआ.३,४; -दीषु श. ९, १, २, २७; -द्यः शांआ. ३,३;१०,७; श. १४, ६,८, ९; तै. २, ८,९, २; तैआ. १, २,२; ६,५,२; जै. २०४; प. ५, १०; गो. १, २, १०; -द्याम् जैड. १, ८,१,५; -द्यै श.११,१,६,६;१५.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नग्न,ग्ना- -ग्नः श.३,१,२,१७; ११, ५,१,४; जै.१४४; -ग्नःऽइव श. १,२, २, १६; का. २, २,१,१३; -ग्नम् श. ११, ५, १, १; ४; -ग्नान् गो. १,२,२.	नदी-प(म-→)मा- -मे ऐ. ५,४.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नग्न-जित्- -त् श. ८, १,४, १०; -ते ऐ. ७,३४.	नदी-पति- -तिः, -तिम् श. ५, ३,४,१०.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नग्न-ता- -तायाः श. १,७,३, २८;	ननान्द्- -न्दरि मं. १,२,२०.	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.
नग्न-हु- -हुः श.१२,९,१,२; तै.२, ६,४,२; १२,१; -हुम् तै. २,६,	ननु ऐ. ५,१४; ७,१५; ऐआ. २,५,१; श. १,६,४,११; ३,६,२,१७; ४,	नन्दि- -न्दिः तैआ. १०,१,६; १६.

गो. २, ४, ९^४; -भसा तैआ. ३, ११, ८^३; ६, १, २; १२, १; -भसे श. ४, ३, १, १६; -भांसि तै. ३, ८, १८, १^३; २.
 नभस्य- -स्यः श. ४, ३, १, १६; ८, ३, २, ५; -स्याय श. ४, ३, १, १६.
 नभस्वत्- -स्वान् श. ९, ४, २, ५^३.
 नभाक- -कः जै. १७६; -केन ऐ. ६, २४^३.
 नभ्य (←नाभि)†- -म् ऐ. ४, १५; श. १४, ४, ३, २३.
 नभ्यस्य- -स्थे शां. ९, ४; श. ३, ५, ३, २०.
 नमऽइति जै. ४, ८, ३, ८.
 √नम, नमन्ते तैआ. १, ६, २; नमन्ताम् श. ६, ८, २, ३; नम गो. १, २, २१; अममम् तै. २, ८, ३, ५; अनंसत शां. १२, १; नंसत श. ३, ९, ३, ३१.
 नम्यन्ते तैआ. ९, १०, ४; अनमन्तः ऐआ. ५, १, १.
 नमयति श. ७, ४, १, २६; अमययत् तै. २, ४, ७, ९; अमययन् अमययन् श. ७, ४, १, २६.
 अनमसुः ऐ. २, २०; शां. १२, १^१; श. ३, ९, ३, ३१^१.
 नमस्- -मः ऐ. १, २२; २६^३; ३, ३७; ४, ९; ५, २७; ७, ३; १६^३; ८, ९^३; ऐआ. ३, १, ३; ४^३; ५, १, २^३; शां. २, १; ३, ८; १२, ३; शांआ. ७, १^३; ९; १०; ११; १५, १^४; श. १, ४, ५, १; ९, १, २३^३; २, ३, ४, २८^३; ४, २, २४; ६, १, ४२; ३, २, १, ८^३; ३, ४, २४^३; ४, ३, २१; ८, २,

२^३; ४, १, ५, ७; ४, १, १४^३; ५, ११; ५, २, १, १८^३; ६, ३, १, १७; ७, २, १, ९; १०; १७; ४, १, २८^३; २९; ३०^४; ८, ६, १, १६-२०; ९, १, १, १४^३; १६^३; १७; १८^३; २२; २३^३; २५-३७; ३९; २, १, २^३; ४, ४, ५; १०, ६, ५, ९; ११, २, २, ९; ६, ३, २; १२, ८, १, २; ६^३; १९; १३, २, ७, ७; १४, १, ४, १५; २, २, २३; ४२; ५, ५, २२; ६, १, ४; ८, ५; ११, १; ६; ७, ३, २८; ८, १५, १०; का. १, ३, ३, २०; ४, १, २२^३; ६, १, १६; २८; तै. १, ३, १०, २; ३; ८^३; ६, १, ४; ९, ५; ७, ९, ५; २, ३, १०, १; ४, १, ९; ७, ११; ६, ३, २^३; ४; ७, १६, १; ३, १, २, ११; ३, ७, ५; ५, १०, ५; ७, २, ७^३; ५, ५; ६, १९^३; २०^३; ८, १; २^३; ३; ९, ७; १०, ३; १३, ३; ४; ८, १८, ३^३; ९, १६, १^३; १०, ४, ३; ९, १२^३; ११, ८, ४; तैआ. १, ३१, ३^३; ६^३; २, ७, १; १२, १^३; १३, १; १५, १; १९, १^३; २०, १^३; ३, ५, १^३; १३, २; १४, ३^३; ४, १, १^३; ५, ३^३; ११, ७; २८, १^३; ५, ८, ३; ९, ९; ६, ५, १; ७, १, १^३; १२, १^३; ९, १०, ४; १०, १, १२^३; १६; २, १; ३, १; ४, १; ६, १; ७, १; १६, १^३; १७, १; १८, १; २९, १; ४३, १^३; ४४, १^३; ४५, १; तां. १, ३, १^३; १०; ४, ३; १५; ५, २^३; ७, २; ८, ७; ६, ४, ७^३; ७, ६^३; ११, ७, ३; १४, ८, ७; ७, ३; ८, ७; जै. १, १८, ४, ११; १३; ४, १, १, ७^३; ११, ५, १५; जै. २६; १०१^३; १५१; १८६; घ. १, ४, २, ९^३; वं. १^३; २^३; सं. १, ७, ९; २, १, ५; ७; १२; ३, ८^३-११^३; ४, ६; ५, १४^३; सा. १, २, ५^३; ४, ३; ३, ३, ५; गो. १, १, १४; २, ५^३; १८^३;

२, २, ४^३; १८^४; १९^४; -मःऽमः शां. १३, १; शांआ. १, ५; -मसा ऐ. १, २२; ५, १८; २०; शां. २५, २; २६, ११; १४^३; शांआ. १, २; तै. २, ४, ३, २; ५, ५; ६, ११, ८; ७, १५, १; ८, ४, ८; ६, ५; ७, ६; ३, १, २, १; ९; ६, १०, २; ३; तां. १५, २, १; -मोभिः ऐ. १, २९; ७, ५; शां. २२, ९; श. ६, ३, १, १७; ७, ५, २, १९; १२, ८, १, २; तै. २, ४, ६, १; ६, ३, १; ७, १२, ४; ३, ६, ८, १; १०, ४^३; तैआ. १०, १०, २; गो. २, ३, १३.
 नम (-सुऽउक्ति- -म् श. ३, ६, ३, ११; ४, ४, १२; ५, ५, ४, २४; १४, ८, ३, १; तै. २, ८, २, ३; तैआ. १, ८, ८.
 नमस्/कृ, नमस्करोति ऐ. ८, ९; श. २, ४, २, २४^४; ६, १, ४२^३; ७, २, १, १०; १७; ४, १, २८; २९; ३०; ८, ६, १, १६; ९, १, १, १४; ३५; ३६; ३७; ३९; १३, २, ७, ७; का. १, ३; ३, २०^३; ६, १, २८^३; तै. १, ३, ५, ४, १०, ८; ३, ३, ७, ६; तां. ६, ४, ७; ८; गो. २, २, १८; नमस्कुर्वन्ति ऐ. १, २६; नमस्कुर्यात् तैआ. २, १५, १; नमोऽकुर्वन्श. ७, २, १, १७
 नमस्क्रियते ऐ. ३, ३७.
 नमस्कार- -रः तै. १, ३, १०, ८; -रम् शां. २, १; ३, ८; १३, १; शांआ. १, ५; गो. १, २, १८; २, २, १८^३; -रेण श. ७, २, १, ९; ४, १, ३०; ९, १, १, १६; २०; ११, २, ३, ९; १४, ६, ८, १२; तै. २, ७, १५, १.
 नमस्कार-व(त्-→)ती- -म् ऐ. ३, ३७.
 नमस्कृत्य ऐ. ८, ९; तां. २१, २, ९;

† पा. ५, १, २ द्र. । † अन्नमिलस्यान्तिमक्षरद्वयम् । § 'अनम्रत' Kt. सुपा. चिन्त्यः । तु. = क. १, १३१, १ । कर्मकर्तारि रूपम् । छान्दसो यको लोप इति सा. । 'नन्नमुः' इति सुपा. । स च संहिता (तै. ६, ४, ३, ४)-विरोधादसाधुः । शां. टि. च द्र. ।

तां. ६,४,९; गो. २, २, ४.
 √नमस्य, नमस्यति ऐ. ३,३४; शां. १३,१; श. ७, ४,१,३०; ९,१, १, १६; नमस्यन्ति तैआ. ६, ५, ३; नमस्यामः तै. ३, ६, ९, १; नमस्य तै. २, ५, ८, ४; नमस्यत श. ६, ८, १, ६; तै. २, ४, ६, ४; नमस्याम श. १, ५, २, ३; तै. ३, ५, ४, १.
 नमसित- -ताः शां. १३,१; गो. २, २, १८.
 नमस्यत्- -न्तः तै. १, ६, १, ४; ५, ६; २, ८, ७, १.
 नमस्य- -स्यः श. १, ४, १, २९; ३, ५; तै. २, ८, ७, ५; ३, ५, २, २; -स्याः श. १, ५, २, ३; -स्यान् श. १, ५, २, ३; तै. ३, ५, ४, १.
 नमस्विन्- -नः ऐ. १, २, २.
 नमो(सूत्रा-वाक्)- -कः श. १, ९, १, ४; -कम् श. १, ९, १, ४; तै. ३, ५, १०, १; -के श. ४, ४, ५, २०; तै. ३, ५, ९, १; ६, १३, १; १४, ३.
 नमोवृक्ति- -क्तिम् तै. २, ६, १, ३.
 नमसा- -गाः गो. २, ३, २३.
 नमी- -मी तां. २५, १०, १७.
 नमुचि- -चये श. १२, ७, ३, १; -चिः श. ५, ४, १, ९; १२, ७, १, १०; ३, १, ४; तां. १२, ६, ८; -चिना श. १२, ७, १, १०; -चिम् तै. १, ७, १, ६; ८, २; -चेः श. ५, ४, १, ९; १२, ७, १, १४; ३, ३, ४; ८, १, ३; तै. १, ७, ८, २; २, ६, १, २, २; ३, १; १३, १, २; जै. १४०; -चौ श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १; ६, १३, १.
 नयत्(√नी)- -त् श. ४, ५, ८, १६; वं. ३.

नयमान- -नः तैआ. ६, ५, ३.
 नर(√नृ)- -रः तै. ३, ६, २, २; ८, ९, २; -राः तै. ३, ७, ७, १३.
 नरं-धिष- -पः श. १२, ६, १, १३; -पाय-श. १२, ६, १, १३; १३, १, ८, ६; तै. ३, ८, ११, २; तैआ. ४, १६, १.
 नराशंस- -सः श. १, ८, २, १२; १५; तै. २, ६, ८, १; १०, ५; १४, ४; २०, ४; ७, ५, २; ८, ६, ३; ३, ५, ९, १; ६, १, ३, १; १४, २; -सम् ऐ. २, ४; श. १, ८, २, १२; तै. २, ६, ११, २; ३, ६, २, १; -सस्य तै. ३, ६, ३, १; -साय श. १, ५, १, २०; -से तै. २, ६, १६, १; -सेन तै. २, ६, ७, १; १२, १.
 नराशंस-पंक्ति- -क्तिः, -क्तिम्, -क्तिना ऐ. २, २४.
 नराशंस-पीत- -त्स्य ऐ. ७, ३४.
 नर्य- -र्यं श. २, ४, १, ४; का. १, ४, २, २; तै. १, १, १०, २; ४, २, १, २५; -र्यः ऐ. ६, १९; श. १२, ८, २, १२; तै. २, ६, १, २; गो. २, ६, २; -र्यम् श. १४, १, २, १५; तै. २, ४, ३, ५; तैआ. ४, २, २; ५, २, ६; -र्यां तै. २, ५, ८, ८; ८, ६, १.
 नर्या(र्यस्य-अ-पस्- -पसः तैआ. १, १८, १; -पसम् तै. २, ६, ७, २; -पाः तैआ. १, ९, १.
 नरू- -कः तैआ. १, १९, १; जै. ४, ११, ५, १; -कम् जै. ४, ११, ५, ६; गो. १, १, २; का. सं. ४, २, १.
 नरि(रि-ष्ट-ष्टा- -ष्टायै तै. ३, ४, २, १.
 नरुण(√नृ§)- -णाय तैआ. ४, १६, १.
 नर्तन(√नृत्)- -नः गो. १, २, ७; २, १. नर्तितुम् जै. २०५.

√नर्द, नर्देत् ऐ. ६, ३२.
 नर्म- -र्मय तै. ३, ४, २, १; १५, १. नर्म-कास्य- -स्याः जै. २०९.
 नर्य- -नर-गद्र.
 नल=ल(ङ गद्र.)- -लम् तैआ. ६, ७, २; -लानाम् का. २, १, ३, २, १; -लेन तैआ. ६, ७, २.
 नल-प्लव- -वः तैआ. ६, ७, २.
 नलद-मालिन्- -ली ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४.
 नव, वा(√नु)- -वः ऐ. ७, १३; तै. २, ४, ८, २; ३, १, ३, १; गो. १, ५, २; -वः ऽ-वः जै. ३, ५, ८, ११; -वम् श. १३, ८, १, २; तै. २, ४, ८, १; २; ३; ७; ६, १०, २; तै. ३, ६, १३, १; -वया ऐ. ६, १; -वस्य तै. २, ४, ८, २; ४; ५; सा. ३, ४, १०; गो. २, १, १७; -वा श. ६, ६, ४, ८; -वान् शां. ४, १४; -वानाम् शां. ४, १४; श. २, ४, ३, ७; का. १, ३, २, ७; -वायाम् तै. २, ५, ८, १२; -वेन तै. २, ४, ८, ५; ६; ६, १०, ३; ३, ६, १३, १; -वैः-शांआ. ४, १५.
 नव-तर- -रः श. १४, ६, ९, ३, ३; -रम् श. १४, ७, २, ५; -रौ जै. १६८.
 नव-दाव- -वः तैआ. ३, ३, २, ५.
 नवदा(व्य-व्या- -व्यासु तै. ३, ३, २, ४.
 नव-नीत- -तम् ऐ. १, ३; श. ३, १, ३, ७; ८; ३, ३, २; ५, २, २, ६; तां. १६, १३, १३; -तेन ऐ. १, ३.
 नवनीत-पिण्ड- -ण्डः जै. ३, १, ५, ३.
 नवनीत-ग्रन्थि- -श्रीः तां. २१, १४, ८.
 नवा(वस-अ-व- -म् ऐ. ७, ९.
 नवा(वस-अ-व-सानु(√सो)- -ने श. १२, ४, ३, १०.

† 'नासपग' इति मुपा.सुकल्पः तु. G. टि. ट. द्र. || 'न-सु' पा. ६, ३, ७५. पूर्वपदप्रकृतिस्वरविरहो मुपा. चिन्त्यः । 'ः' = य. ३०, ६; -रि' इति स्वरः । नर-इष्टन् भा. । नरि(स. १) √स्या भा. सा. । 'रिष्टा' इति अ. पाठः § पश्चान्तरे 'न/रुजैः' इति भा.

नवा(-वडअ-)-व-सित्त- -थेऽि श.
२,३,२,८.
नवि(ष्ठ→)घा- -घ्या श. २, ६, १,
३८; का. १, ६, १, २५.
नवीयस्- -यसा तै. २, ४, ८, १;
-यसे तै. २, ४, ३, ९; -यांसम्
तैआ. ४, ११, ८.
नवेष्टि- -ष्टि: गो. १, ५, २, ३.
नव्य- -व्य: ऐ. ६, २१; शां. २४,
५; तै. २, ८, २, ५; तैआ. १०, १,
१६; -व्यम् ऐआ. ४, १, १; तै. ३,
६, १०, ३; -व्येभिः तै. ३, ६, ९, १.
नव्यस्- -से श. १४, ३, १, ९; तै.
२, ४, ४, ७; तैआ. ४, ११, ३.
नव्यसी- -सीभिः ऐ. ५, ८; तै. २,
८, ४, ७; -सीम् ऐ. ४, ३०; शां. २२,
नवन्- -व ऐ. १, १५; २०; २१; २,
२०; ३, १; ४, १६; ६, ९; १९;
ऐआ. १, ३, ७; ८, ४, १; ५, २, २;
४; शां. ५, १; ३, ५; ८; ७,
१०; ८, ५; ८; ९, २; १०, ४; २५,
७; ८; २८, २; ३०, १; शांआ.
२, २; श. १, ५, २, ५; ३, ६, १,
२२; ४, २, १; ९, ३, ४; ४, ४, ४,
१; ५, ४, १, १; ५, ४, २, ७; ६, १,
१, १, ४; ३, १, २, १; ४, २, ५; ८,
२, १०; ७, १, २, १; ८, ४, ३, ७;
१२; १७; ९, ३, ३, १९; ४, ३, ६;
५, १, २०; १०, ४, २, १०; ११,
१, २, ४; २, १, ३; १२, १, १, ७;
२, २, ५; ८, १, १, २; १३, २, ८, ५;
का. ११, ५, १, २७; ३, २; तै. १,
२, २, १; ३, ७, ४; ५, ३, ४; ८, १;
६, ३, ३; ८, ५, ३; २, २, १, ७; ७,
१२, २; ३, २, ७, ५; ९, ६, ३; ९, ३;
तैआ. ३, १, ४, ४; ५, ६, ९; तां. २,
१५, २; ६, ८, ३; ७, ७, ६; ११,
१, ६; १४, ७, ६; २०, ४, २; २२,
५, ६; ७, ८; १२, १; ४; २४, १, १;
१५, १; २५, ७, १; जै. ३२; ९०;

१६९; जैउ. २, २, ४, ८; जैआ.
२, १०, १; ष. ३, १२; गो. १, ४,
६; २०; २४; ५, २३; २, १, १९;
२१; २३; ६, १; -वड-व तै. ३,
९, १, २; जैउ. ३, १, ४, १०; ष.
३, ८; तां. २, २, १२, ५; -वभिः। ऐ.
३, १; ६, ९; श. २, ५, २, ३०;
४१; ८, ४, ३, ७; १२, ८, १, १२;
तां. २, ११, २; १६, २; ६, ८, २;
३; ४; १५, २, ३; जै. ८८;
-वभिःऽ-वभिः शां. १७, १;
-वभ्यः तां. २, ११, १; १२, १; १५,
१; १६, १; १७, १; ३, १, १; २, १;
५, १; ६, १; ष. ३, ३; ५; ६;
-वसु शां. १४, २; तै. १, २, २,
१; जै. ८८; ९१; ९२; -वानाम्
श. १२, १, १, ७; गो. १,
४, ६.
नव-कपाल- -ल: ऐ. १, १५; श.
३, ४, १, १५; तां. २१, १०, २३;
-लम् ऐआ. १, ४, १.
नव-कृत्वस्(ः)। शां. १०, ४; तै. ३,
९, ६, ३; सा. १, ३, २.
नव-गव- -गवा: श. १२, ४, ४, २.
नव-च्छेद्र(न→)ना- -ना ष. ४, ३.
नव-जात- -त: तै. २, ४, ८, ६; ३,
६, १३, १; -तम् तै. २, ४,
८, ३.
नवति- -तय: जै. ३२; -ति: ऐ.
३, ४१; श. १०, २, ३, ४; ५;
ऐआ. १, २, २; गो. १, ५, २३;
-ती: श. १३, १, ६, २; तै.
१, ५, ८, १.
नवति-प्रक्र(म→)मा- -मा श.
१०, २, ३, ४.
नवति-शत- -म् ऐ. ३, ४१; शां.
१५, ५; तां. १६, १, ८.
नवति-सहस्र- -स्रा: गो. १, ५,
२३.
नवती(-तिऽइ-)ष्टक- -कान् श.

१०, ४, २, ९.
नव-दशन्- -शभिः श. ८, ४, ३,
१२.
नवदश- -श: श. ८, ४, १, १४.
तां. १९, १८, ३; -शान् गो. १,
१, ५.
नव-द्वा(र→)रा- -रा: तैआ. १,
२७, २.
नव-पदी(←पाद्[←द्])- -दी तै.
२, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४.
नव-पुत्र- -त्र: जैउ. २, २, ३, ९.
नव-प्रयाज- -म् श. २, ५, १, २०;
२१; २, ४१; ४, २; का. १, ४, ३,
१६; १७; ५, १, ३६.
नवम्- -म: शां. १२, ८; श. ३, ४,
१, १५; ६, १, ३, १७; ३, १, २१; ९,
४, ३, ६; ५, १, ४४; तां. ६, ३, १३;
-मम् ऐ. ५, २०; २१; शां. ५, १;
२६, ७; १४; १५; १६; १७; श.
४, ५, ९, ८; १२, २, ३, २; १३, ७, १,
११; तां. १५, १, २; २, २; ३, ३;
१९; ४, २; ५, ५, ४; ७, १; गो. २,
१, १९; -मस्य ऐ. ५, २०;
२१; तां. १५, १, १; -मा: तै.
३, ११, २, २; -मे ऐ. ५, २०;
२१; शां. २६, १, ४; श. ४, ५, ९,
८; १३, ४, ३, १३; तै. १, ८, १,
२; तैआ. ५, १२, २; तां. ११,
१०, ९; जै. २११; -मेन तां.
१४, ८, ६; १५, २, ७; ४, ३; -मेष्
तै. ३, ११, २, २.
नवमी- -मी शां. १९, ९; श.
८, ५, २, ७-१०; ११, २, ७, ६;
-म्याम् श. १, ४, ३, १९.
नवम-दशम- -मे सा. २, ६, १.
नव-रात्र- -त्र तां. २२, १२, ४; -त्रै
ऐ. ५, २, १; -त्रेग सा. २, ५, ६.
नव(-वडक-)-च- -च: तां. १५, ७, ६;
-चम् ऐआ. १, ३, ८; शां. १४,
५; २६, १३; श. १३, ५, १, १२;

-र्चा: तां. १४, ७, ५; -र्चान् गो.
१, १, ५; -र्चै शां. २४, २; -र्चौ
शां. २८, १०.
नव-विंशति- स्या श. ८, ४, ३, १७.
नव-वितृष्ण(वि \sqrt तृद्)- षणः श.
५, ४, १, १३^३; ५, ४, २७^३.
नव-सप्तदश- शानि तां. २०, ४, १;
-शेन तां. २०, ४, २.
नव-सोम- मे जैआ. २, २१, ९.
नव-सक्ति- क्ति, -क्तिम् ऐआ. २,
३, ६.
नव-होतृ- ता तैआ. ३, ७, ४.
नवा(-वऽअ-)क्षर, रा- रम् तां. १२,
१३, २७; २९; जै. ७४^३; गो. २,
३, १०; -रा श. ३, ४, १, १५.
नवा(-वऽअ-)नुगान- म् जैआ. २,
२३, १०.
नवा(-वऽअ-)नुयाज- जम् श. २, ५,
१, २०^३; २१, २, ४१^३; ४, २; का. १,
४, २, १६^३; १७; ५, १, ३६^३; -जा:
का. १, ५, ३, २; -जान् का. १,
५, १, ३६.
नवा(-वऽअ-)रति- रति: शां. १०,
१; -तिन्म् श. ३, ६, ४, २१^३.
नवाह(-वऽअहन्)- हः, -हम् प. ३,
१२; -हस्य तां. ११, १, ६^३.
नवै(-वऽअ-)कविश- शान् जै. ८८.
 \sqrt १नश्, नश्यति ऐ. ५, २८; शां. २, १;
श. १२, ४, १, ११^३; १२, ३, ८, ६^३;
नश्यति श. १२, ४, ३, ३; १३, ३,
८, ६^३; तै. ३, ९, १३, २; नशन्ति
तै. २, ४, ६, ९; नश्यतु तैआ. १०,
१, १०; नश्यत् ऐ. ७, ९^३; श.
९, २, ३, १९; १२, ४, १, ११^३;
१३, ३, ८, ६^३; गो. २, ४, ९;
नश्येयुः तां. ४, ३, ६.
नाशयामसि तै. ३, ३, २, १;
नाशय तै. ३, ७, ६, २२; तैआ.
१, २८, १^३; ४, ३३, १; ३९, १;
अनीनशः तै. ३, ७, ६, २१;

अनीनशम् तै. २, ४, ४, २.
नष्ट, ष्टा- ष्टम् शां. १, ५; तै. १,
३, १, ५; ६^३; -ष्टस्य जै. १४३^३;
-ष्टा ऐ. ७, १०.
नष्ट-वेद(न \rightarrow)नी- नी श. १३,
३, ८, ६.
नष्टै(-ष्टाए)-ष(√३इष्)- ष:
श. १३, १, ४, ३; तै. ३, ९, १३, २.
नष्टैषिन्- षी ऐ. ३, ९.
नष्टैष्य- म् ऐ. ३, ९.
 \sqrt २नश्, नशत् तां. १४, ४, २; नशी-
महि ऐ. ३, ११.
नस्(←नासिका)- स्ति तै. २, ६, ४,
५; १४, १.
नस्तस्(ः) श. ५, ५, ४, १०; १३,
४, ४, ६; तै. १, ८, ५, १; तां. ९,
५, ७; मं. २, ५, २.
नस्य- स्यम् श. १२, ३, १, ८;
-स्यानि तै. २, ६, ४, ५.
न-स्त्री-पुम- म् तै. ३, १२, ६, १.
 \sqrt नह, नहति ऐ. १, ११^३; १३; १६;
२८; २९; २, २; शां. ३, २; ९, ४;
श. १, ३, २, १४; गो. २, ३, ११;
नहतन ऐ. ७, ९.
नद्वध- म् श. ८, २, २, ८^३.
नद्वध- षः तै. २, ४, ७, ९.
नाक(←१नऽअक)- कतै. ३, ७, ७,
१; -कः श. ६, ३, ३, १४; ७,
२, ४; ७, २, १, १०; ८, ४, १,
२४^३; ५, ३, ४; ६, १, १; ४^३;
३, १८; १९; ९, २, ३, २४; ४, ४,
३; १०, २, २, २; १२, ५, २, १;
१४, ९, ४, ४; तै. २, ५, २, ३; ३,
२, ३, ५; ८, ६; तैआ. १, २७,
६; ७, ९, १; तां. १०, १, १८;
जैड. ३, ३, ३, ५; -कम् ऐ. १,
१६; शां. २०, १; शांआ. १, १;
१४, २; श. ५, १, ५, २-५; ६,
३, ३, १४^३; ७, २, ४; ८, ५, ३, ४^३;
६, १, २; २, ५; ३, १९; ९, २,

३, २४; ४, ४, ३^३; १०, २, २, २; तै.
१, ३, ४, ३; ६, १^३; ९, ३^३; ३,
२, ३, ५; ७, १३, ४; तैआ. २,
१४, १; ३, १०, ४; १२, ७; ६, ४,
२; १०, १०, ३; ६३, १; तां. १,
७, ६; १८, ७, १०; २१, ८, ४; गो.
१, ५, २५; २, ५, ८^३; -कम्ऽइव
शांआ. ११, ८; -कस्य श. ८,
६, १, ५; ९, २, ३, २६^३; तै. ३, ४,
८, १; ७, ६, ५; ७, ४; तैआ. ६, ७,
३; १०, १, १; १३; १६; गो. २, ५,
८; -काय तै. ३, २, २, ५; ४, ८, १;
-कै ऐ. १, २२; शां. ८, ५; ७; शांआ.
८, ५; श. १, २, २, १४^३; ७, २, १,
१०; ८, ६, १, १^३; २^३; १०^३; २१^३;
६, ३, १८; का. २, २, १, ११^३; तै.
२, ५, ८, ५; ३, १, १, १२; २, ८, ६;
तैआ. २, १५, १; ६, ३, १, ५, १; ४.
नाक-सुद्- सत् श. ५, १, २, ६; सद्:
श. ८, ६, १, १^३; ३; ३^३; ११^३; १२;
१३; १४^३; ९, ५, १, ३६; १०, ४,
३, १८; ५, ४, १५; -सदम् श. ५,
१, २, ६; तै. १, ३, ९, ३.
नाकसत्पञ्चडूडा- डा: श. ८, ६,
१, १२-१४.
नाकु(ल \rightarrow)ली(←नकुल)- ली मं.
२, ४, ८.
नाकुलिभस्त्रा- स्त्रा जै. १८१.
नाग- गऽइव शांआ. १२, ७; -गेन
श. १४, ४, १, २४.
नाग-सहस्र- स्त्राणि ऐ. ८, २२.
नागनजित(←नग्न-जित्)- तः श. ८,
१, ४, १०.
नाचिकेत(←न-चिकेतम्)- तः तै.
३, ११, ७, १; १०, २, ४; -तम् तै.
३, ११, ७, २, ४^३; ८, ५^३; ६; ९, २;
३; ४; ६; ७^३; १०, २, ३; ४; तैआ. १,
२२, ११; २६, २; -तस्य तै. ३,
११, ७, २; ३^३; -ते तै. ३, १२, ५, ११.
नाड-पितृ- ति श. १३, ५, ४, १३.

नाडी- डी श. १०, २, १, ६;
 १४, ६, ११, ३; -व्यः शांआ. ६,
 १९; शा. १०, ४, ५, २; १४, ५, १,
 २१; ६, ११, ४; ७, १, २०,
 √नाथ, नाथै श. ३, ५, १, २९.
 नाथ- -थ सं २, ६, १९; -थम् तै.
 १, ६, ४, १; तां. १४, ११, २३; जै.
 ४४; ६१; १८०; २०१.
 नाथ-काम- -मः जै. ६१; सं. १,
 ४, १-५.
 नाथ-विद्(√२विद्)- -त् जै.
 ४४; ६१; २०१.
 नाथ-विन्दु(√२विद्)- -न्दु,
 -न्दूनि तां. १४, ११, २३.
 नाथित- -तात् श. ३, ५, १, २९.
 नादा(-दऽअ)-नु-प्रदान-करण- -णौ
 गो. १, १, २७.
 नाद्यं, द्यां(←नदी)ं- -द्याः तै. ३, १,
 २, ३; १२, ७, ४; -घेन शांआ. २, १.
 नाधमान(√नाथ्)- -नः तैआ. ३,
 १५, २; -नाः ऐ. ३, १९; तै. २, ५,
 ८, ३; ३, ६, ९, १; तैआ. ४, ४, २.
 नानद्(√नद्)- -दम् ऐ. ४, २; तां.
 १२, ११, १८; १३, ११; १२, २४,
 ११, ७; आ. जैआ. १, ३५२; प. ३, ८;
 १०; -दस्य ऐ. ४, २; तां. १२,
 १३, ४.
 नानद्-त्व- -म् ऐ. ४, २; तां. १२,
 १३, ४.
 नानदत्- -त् श. ६, ४, ४, ७.
 नानद्वासव- -म् जैआ. २, १२, ८.
 नाना ऐ. ६, ३०; ७, १५; ८, ८; ऐआ.
 ५, १, ४७; शां. ३, ३; ११, ४; १२, ८;
 १४, २; १८, १२; २५, १२; शांआ.
 ५, ८; श. १, २, २, ४; ३, ५; ३,
 १, ३; २, १, २, १८; ३, ३, २, १४;
 ४, २, ५; ८; ४, १, २, १६; ६, ८, ५;
 १९; ५, ५, ४, २४; ६, १, १, २; २,

१, ५; ६; ७, १, १, २६; २९; ३१;
 ३, १, १०; २४; ४०; ४, १, ४४;
 २, २३; २४; ५, २, २२; ६२;
 ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९; २,
 १, ८; २, ९; ३, १, १४; ७, १, ४;
 २, ३; ३, २०; ९, २, २, ६; ४, २,
 १८; १०, ४, १, ५; १२, १, १, २-५;
 २, २, ४; ५, २, ३; ७, ३, १४; १३,
 २, २, १५; ५, ३, १; ५; १४, ७, २,
 २१; का. १, १, २, १२; २, २, १,
 ४; १९; ४, ३; तै. १, ४, २, २; ८,
 १०, २; २, ६, १, ४; तैआ. १, २,
 २; २६, १; तां. ८, ५, ४; १८, ११,
 ७; ८; १९, १४, ५-७; १५, ३;
 जै. ८१; १०२; २०३; गो. १, ४,
 २०; २, ३, ११; नानाऽइव शां. २,
 १; १२, ४; शा. १, ४, ४, ८; १५;
 ६, ४, ८; ८, १, २५; २, ३, १, १७;
 ४, १, २, ११; ४, २; ११, ३, १, १;
 १४, ७, २, २२; का. १, ३, १, १०.
 नाना-काम- -माः श. ७, १, १,
 २६; ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९;
 जै. २०३.
 नाना-चेतस्- -सम् श. ८, ७, २, ३.
 नाना-च्छन्दस्- -साम् ऐआ. २, ३, ५.
 नानाच्छन्द(स्य→)स्या- -स्याः
 प. २, ३; -स्यानाम् शां. १८, ३.
 नाना-जन(√जन्)- -नाः तां. १५,
 ३, ७.
 नाना-जा(न→)ना- नाः श. ३,
 ३, २, १४.
 ?नाना-जनितोसु(ः) जै. १४७.
 नाना-त्व- -त्वाय शां. २३, ३;
 २७, ७.
 नाना-देवत्- -ताः शां. १०, ६.
 नानादेवत्यं, त्यां- -त्याः ऐ. ६,
 १०; १२; तै. १, ८, ६, २; ३, ९, २,
 ४; तां. १८, ८, ८; प. २, ३; गो. २,

२, २०; २२; -त्यानि ऐ. ६, १४;
 श. ४, १, ३, १०; -त्याभिः ऐ.
 ६, १०; १२; गो. २, २, २०; २२;
 -त्यैः तां. ७, २, ५; १६, ५, २१.
 नाना-धिष्ण्य- -ष्ण्याः श. ४, ६, ८,
 १७; १२, ३, ५, २; गो. १, ५, २२.
 नाना-पुरोडाश- -शाः श. ४, ६, ८,
 १७.
 नाना-प्रभृति- -तयः श. ८, ७, १,
 ३; ४.
 नाना-प्रवचन- -नानि गो. १, २,
 १३.
 नाना-प्रस्ताव- -वानि श. ८, ७,
 ४, ६.
 नाना-ब्रह्मसामन्- -मानि तां. २४,
 १, १४.
 नाना-रूप, पा- -पः ऐ. ५, २३;
 -पम् श. ४, २, ४, १८; -पा
 ऐआ. २, ३, ६; तां. १०, ६, ७; ७,
 ५; ८, १; ९, २; १०, १; ११, १; -पाः
 श. १३, २, ५, ४; १०, ३; ३, २,
 ३; का. १, २, ४, ११; तै. ३, ९, २,
 ४; तां. ६, ८, १२; ९, १, २७;
 १०, ११, १; १३, ४, ७; जै. ५२;
 प. २, ३; -पाणि तां. २, १, २७;
 -पान् जै. ५२; -पैः तां. ६, ८,
 १२.
 नानारूप-ता- -तायै श. १३, ४, २,
 १०.
 नाना(-नाऽअ)-र्थ- -र्थान् गो. १, ५,
 २५.
 नाना-लिङ्ग-त्वं- -त्वात् तैआ. १,
 ७, ६.
 नाना-लोक- -काः तां. १९, ९, ५;
 -कानि तां. १६, १५, ९.
 नाना-वीर्यं, यां- -यांः श. ३, ३, २,
 १५; प. २, ३; -याणि शां.
 १७, ९; तां. १८, ६, ६; २१, ९,

†तु. ऋ. २, २५, १; तत्र 'नाथ्-' इत्यन्तोदात्तत्वम् । तद्य शाखाप्रत्ययान्यतमभेदाद् ऋ. †अनाश्रान्ताय गद. । तत्र. च या. । † Kt. टि. द्र. । † वीरः । आजनिनोः ? इति पाठः स्यात् । † 'बुल्य-' इति W. मुपा. स्वरधिन्यः ।

७;११; १५; १६; गो. २, ५, ५;
 -र्यं श. २, ३, १, १७; का. १, ३,
 १, १०; तां. १९, १४, ५; १५, ३;
 -र्यौं श. ४, १, २, १९; तै. १, १,
 ५, ६; ८, ५.
 नानावीर्य-ता- -ताय तां. २३,
 १, ६; ९, १५; १६; २४, १, १४.
 ?नाना-वेशापरजित- -तः गो. १, ५,
 २४४.
 नाना-समुत्थान- -नाः तैआ. १,
 २, २.
 नाना-सूर्य(र्य→)र्या- -र्याः तैआ. १,
 ७, ४.
 नानासूर्य-त्व- -स् तैआ. १, ७, ६.
 नानो(-नाडउ-)-ह्य- -ह्याः श. ७,
 १, १, ७.
 नान्त(र→)रा- -रे † गो. २, ३, ११.
 नान्दन(←-नन्दन)- -म् ऐआ. २,
 ४, ३.
 नापित्त(←-१न/आप्)†- -तः श. ३,
 १, २, २; -ताय श. ३, १, २, ९;
 -तेन ऐआ. ५, ३, ३.
 नाभाक(←-नभाक)- -कम् जै. १७६;
 -कान् ऐ. ६, २, ४.
 नाभिः- -भा ऐ. १, २८; श. ६, ६, ३,
 ९; तै. २, ६, ७, १; ३, ६, २, १; ७,
 ७, १४; -भिः ऐ. १, २०; ऐआ.
 २, ४, १; श. १, १, २, २३; ५, ३,
 ५, २३; २४; ६, ३, २, २; ६, ३,
 ९; ९, ४, ४, १३; १२, ३, २, २; ८,
 ३, ८; ९, १, ३; १४, ३, १, १८; का.
 २, १, २, १६; तै. १, ३, ७, ४; ७,
 १०, २; ८, ५, ३; २, २, १, ७; ६, ४,
 ३, ५, १; ५; ८, ८, १; ५; ३, ९, ५, ५;
 तैआ. ४, ११, ४; ५, ६, १०; ९, ६;
 ७; ६, १२, १; १०, १, २; १०, २;
 तां. ६, ८, ३; जै. २४; प. १, ३;
 मं. २, ८, १५; -भायि(=भिः)
 तैआ. ९, १०, ६; -मिम् ऐआ. २,

४, २; शां. ६, १४; २३, ३; श.
 ३, २, २, १९; ८, २, ६; ६, ७, १,
 ११; ७, ५, २, १८; २०; ३५; ८, १,
 ३, १०; १०, १, १, ११; १३, ५, २,
 २०; तै. २, ८, १, ४; ५; ३, ६, ९, १;
 ९, ५, ५; मं. १, ३, ११; -भैः ऐ.
 १, २०; श. १, ३, १, १३; ४, २,
 ४, ३; ८; १४; १५; ५, २, १,
 ८; ६, १, १, ३; ७, १, ९; ११;
 ८, ३, ४, ४; ५; ४, ३, १०; ११;
 १०, १, १, ११; १२, ९, १, ७; का.
 २, २, ४, १०; -भौं शां. ६, १४;
 शांआ. ५, ८; श. १, १, २, २३;
 का. २, १, २, १६; तां. १०, ५,
 ७; गो. २, १, २; -भ्या ऐआ.
 २, ४, १; -भ्याः ऐ. २, ६; श.
 १२, ७, १, ७; तै. ३, ६, ६, २;
 तैआ. ३, १२, ६; -भ्याम् श.
 १३, २, २, ६; तै. २, ६, १४, ४;
 तैआ. १०, ११, २; जै. २, २, ३,
 १०; ४, ९; -भ्यै श. १४, ३, २,
 १५.
 नाभानेदिष्ट- -ष्टः ऐ. ५, १४; ६,
 २७; ३१; ३६; शां. २८, ४; गो.
 २, ६, ७; ८; ९; १६; -ष्टम् ऐ. ५,
 १२; १४; १५; ६, २७; ३०; गो.
 २, ६, ८; ९; ११; -ष्टेन ऐ. ५, १५;
 शां. ३०, ४.
 नाभानेदिष्टीय- -यम् तां. २०,
 ९, २.
 नाभिक्रा- -काड्व श. ३, ५, २,
 १०; -काम् ड्व श. ३, ५, १, ३४.
 नाभिन्त्व- -म् ऐ. १, २०.
 नाभि-दघ्न, घ्ना- -घ्नम् शां. ९, १, १,
 १२; १४, ३, १, ५; -घ्ना श. ३,
 ३, ४, २८; -घ्ने श. ५, १, ५, १, २;
 ९, १, १, १२; १४, ३, १, ५; सा.
 ३, २, ९.
 नाभि-मात्र- -त्रे श. १२, ८, ३, २०.

?नामु- -भुः गो. २, २, १३.
 नामन्(√मन्, वा, √त्रा)- -म ऐ. १,
 २; २१; २४; ३, २१; २२; २३;
 ३३; ४०; ४४; ५, १०; १५;
 २३; २५; ६, १; ७, १४; २६;
 ३०; ८, १२; ऐआ. २, ४, ३;
 ५, ३, ३; शां. ३, ८; ५, ७; ६,
 २-९; ७, २; ३; १०, ३; ६; १५,
 १; १८, ९; २०, २; २१, ६; २३, ३;
 शांआ. ४, ३; ११; ५, २, ५; ७;
 ६, १९; ७, २१; १२, ४; श. १, १,
 २, १८; ३, ४; ४, ७; २, १, ३; २२;
 ४, १; १७; ५, ७; १०; ३, २, १७;
 ४, १०; ५, १; ४, १, ४०; ५, १, २३;
 २४; ३, ३; ६, २, १; ५; ३, १; ४, ५;
 ७, १, १; २, ६; २६; ८, १, २९; २,
 ७; ९, १, १२; २, २६; ३, २१; २,
 १, २, ११; २, २, २; ४, २; ५; १४;
 ३, ४; ४१; ४, २, ६; ४, २; ४; ५, २,
 १; ६, १, १; २, ९; १३; ३, १, ३, ९;
 ४, ३; १४; २, २, २; ११; २८; ३०;
 ४, ११; ३, ३, ९; ४, १०; ४, १, २;
 ३, १३; १५; ४, ४; ५, १, १२; ३२;
 ३, २; ५; १९; ६, १, १; ९; २, २४;
 ३, २; २१; ७, १, २४; २७; ८, १,
 २; ३, १२; १४; ४, १०; ९, २, १६;
 ३, ३४; ४, १५; २२; २३; ४, १,
 १, २; ५; २, २; ३, ५; १८; २, १,
 ११; २, ६; ४, १८; १९; ५, १५;
 ३, २, १; ३; ४, २; ४, ४, ३; ५, १,
 २; ४, २; ६, ४; ७, १; ३; ६, ४, ३;
 ५, ३; ७, ४; १३; २०; ५, १, ३,
 ३; ४, ४; १२; ५, २५; २, १, १३;
 १६; २, १; २, १४; ४, ९; १३; २०;
 ३, ३, १३; ५, २९; ४, १, ९; २,
 १०; ३, ७; ५; ३; ५, १, १; ३,
 २; ४, २; १२; ५, ६; ६, १, ३, ९;
 १०-१७; २०; ७, १, २३; २,
 ६; ४, ४; ८, १, १४; ७, १,

† 'नानावेशः। अपराजितः' इति पृथग्वा पदे स्याताम् । † 'नान्तरेण' इति पमि । † उपा. ३, ८६; ८७; द्र. १

‡ ← √ न्होरिति । √ नभेरित्यर्वात्रः । § -'मि-' इति अज मुपा. अशुद्धः ।

१,२४; २, २३; ४, २, १६; २,
 ३३; ५, १,५; ८, २,१, ७; ३,
 ४,१; ५,१,१२; ६,१,५-९; ९,
 १,२, १९; ४, १,७-१०; ४,१,
 ११; १२; ३,१३; ५,१,५२; ५३;
 ११, १,६, १२; १६; ८, ६; २, २,
 ६; २, ३, ३; ५; ६; ७, ६; ५, ४, १;
 ९, १०; ६, २, १०; ७, ३, २; ८,
 ३, ५; १२, ८, ३, २६; १३, १, ६, १; १;
 ३, ७, १-१२; ६, २, १; ८, १, १; ७;
 ९; १२; ३, ३; १४, १, ४, १३; २, १,
 २१; ४, १, १०; २, १; १७; ३, २६;
 ४, १; ५, १, १८; ५, २, ६; ६, २,
 ११; ६, ११, २; ४; ७, १, २०;
 २, १४; ८, १५, ७; ९, ४, ११; २१;
 २५; का. १, १, २, ७; २, २, १;
 ४, २; ४; १०; ३, ३, ७; ४, १; २;
 ४, १, ३०; ५, १, १; ६, १, १; २, ५;
 ४, ५; २, १, २, १४; ३, २; ९; २,
 २, १; १०; ३, ७; ९; तै. १, १, २,
 ४; ५; ३, ११; २, २, ४; ५, २, ३;
 ८, १; ९, २; ६, ९, ७; १०, ३; ७, ४,
 २; ३; ८, ६; २, २, ७, १; ९, १०;
 १०, २; ३, ११, १; ११, २; ३; ४;
 ४, २, ७; ३, ५; ९; १०; ४, २; ७, १;
 ७, ८, १; ३, २, ३, ५; ७, ८, ६; ९, २;
 ४; ३, ६, १०; ११, ३; ७, ९, ५; ६;
 ८, ९, २; १४, ६; ९, १९, १; १९,
 २; ३; २१, २; १०, ५, १; ८, ४;
 ११, ७, ४; ८, १; १२, २, १; ९; ४,
 १; ७; ७, ५; ९, ७; तैआ. १, ११, ३;
 २, ६, १; ३, १, १; ५, १; ४, ११,
 ५; १८, १; ५, १, ३; ९, ८; १०, ६;
 ६, ७, २; १०, १, २; ३; १०, २;
 २६, १; तां. १, ३, १; ६, ७, ६; ८,
 ३, ३; ५; ४, १; ९; १०, ३, १; ३; १४,
 ३, १; ३; १६, ४, ८; १०; २७, ८, २;
 जै. ७; १५; १९; ३, २; ४; ५१;
 ५३; ९६; ११४; ११५; १२१;
 १८२; १८३; १८५; १९०;
 १९१; १९८; २०७; २०९; २१२;

जैठ. १, १, १, ७; ६, १, ४; ७, २,
 २; ८, ३, ४; ९, २, ३; १५, १, २; २,
 ८; ३, २, ४; ७; ३, १, १, ३; ५, १, ५;
 ८; ८, ११; ४, १, १७; १०, ४, ६;
 प. १, १; २; ४, १; मं. १, १, २;
 ५, ७; १०; १७; ६, १७; २, ४, ८;
 सा. १, ४, १२; १४; १६-१८; गो.
 १, १, २; २६; २, ८; १८; २०; ३,
 १६; १९; ५, ८; २, १, ३; ११;
 ३, २०; ४, १०; ५, ७; ६, १०;
 १२; -०मन् ऐ. ५, २५; तैआ.
 ३, १, १; ५, १; -मनी श. ७, ४,
 २, २९; ८, २, १, १६; ३, २, ५; ६;
 ४, २, १४; ७, १, ५; तैआ. ५, ११, २;
 -मभिः ऐआ. २, १, ६; शां. ५, ३;
 ६, ५-९; शांआ. ६, २०; श. ३, ६,
 २, २४; ९, १, २, १९; १४, ४, ४,
 १; ५, १, १५; -मभ्याम् शां. ६,
 ४; श. ७, ४, २, २९; ८, २, १,
 १६; ३, २, ५; ६; ४, २, १४; ७, १,
 ५; -मा ऐआ. २, ३, ८; श. १४,
 ४, २, १५; -मानि ऐ. ३, २२;
 ४, २९; ऐआ. २, १, ६; शांआ.
 ३, ७; ५, ४; ६; श. १, ३, २, १७;
 ७, ३, ८; ३, ३, ३, ११; ५, १, ३१;
 ६, २, २४; ४, ५, ८, १०; ६, ५,
 ३; ८, ३, १, १४; ९, १, १, २४; २,
 १, ९; ३, १, २६; ३, ८; ९; ४, २,
 २५; १४, २, १२; ४, ४, १; ६,
 २, ४; तै. २, ४, ५, ६; ३, ६, १०,
 २; ७, २, ५; ३, १२, ७; ५, ११, १;
 ५; जै. ७५; १८२; जैठ. १, २,
 २, ५; २०, १५, १५; गो. १, ३,
 १९; -मः ऐ. ३, ३४; गो. १, ३,
 १९; -म्रा ऐ. ५, २, ५; शां. ६, २;
 ३; ८, २; शांआ. ४, ११; श. १,
 ३, ६, १४; ३, ५, १, ३२; ४, ६, ५,
 ३; ११, २, ३, ३; १३, १, ६, १;
 १४, २, १, ७; ६, २, ४; का. १, ३,
 ४, १; २, १, ३, १२; ४, २०; तै. १,
 ८, ५, ३; २, २, ७, १; १०, ३; ३,

३, ६, १०; ११; ७, ६, १०; तैआ.
 ५, ११, १; ३; ५; जै. १२४; जैठ.
 ३, ३, ४, १; -माम् श. १३, ८,
 १, १६; १४, ४, १.
 नाम-गुह्य(√ग्रह) तै. ३, ३, ११, ३.
 नाम-ग्राहम्(णमुल) श. ८, ३,
 १, १४; ९, १, १, २४; २, १, ९; ३, १,
 २६; ३, ३, ८; ९; ४, २, २५; १३,
 २, १, ५; जै. ७५.
 नामधेय-यम् ऐआ. १, ३, ३; २,
 २, ४; ६; शां. ५, ४; श. १३, १,
 ६, १; १४, ५, ३, ११; ९, ४, २५;
 तै. ३, ८, ९, २; ८, १७, १; प. १,
 २; गो. १, २, १०; २, १, २३;
 -यानि ऐआ. १, ३, ३; ६; २, ६, १;
 तै. ३, १०, १०, २; ३; ४; ११,
 ६; ७; -येन तै. ३, ८, ९, २.
 नामधेय-गोत्रो(-त्रऽउ-)पधारण-
 -म् आ. १.
 नाम-रूप-पम् जैठ. ४, ११, १, ८;
 -पाभ्याम् श. १४, ४, २, १५;
 -पे श. १४, ४, ४, २.
 नाम-स्थ-स्थः गो. १, ३, १९.
 नाम-हूतम्-मम् तै. २, ७,
 १५, ६.
 नामा(-मऽआ-)ख्यात-म् गो. १,
 १, २४.
 नामा(-मऽआ-)यत्त-त्ता ऐआ. २,
 ३, ८.
 नामिन्-मी जै. १८२.
 नामिनी-नीः जै. १८२.
 नाम्न-म्वाः श. ५, ३, ३, ८; -म्या-
 नाम् श. ५, ३, ३, ८.
 नारु(←नर)-राः तैआ. ६, ६, २.
 नारि,री-रि तैआ. ६, १, ३;
 -रिः श. १४, १, २, ७; तैआ.
 ४, २, १; ५, २, ५; -रिभ्यः ऐ. ३,
 ३४; -री श. ३, ५, ४, ४; ६, १,
 ४; ७, १, १; ६, ३, १, ३९; तैआ.
 ६, १, ३; मं. १, २, २; -रीः तैआ.
 ६, १०, २; -यैः ऐ. ३, ३, ४.

नारायण- गः श. १३, ६, १, १;
 तैआ. १०, ११, १^३; २; -गम्
 श. १२, ३, ४, १; तैआ. १०, ११,
 १^३; गो. १, ५, ११; -गाय तैआ.
 १०, १, ६; -गेन श. १३, ६, २,
 १२.
 नारायण-पर- -रः तैआ. १०,
 ११, १.
 नाराशंसु(←नरा-शंस)- -सः ऐ.
 ७, ३४; तां. ९, ९, ५; -सम् ऐ.
 ५, १२; १३; ६, १६^३; शां.
 २३, ८; तां. ९, ९, ५; गो. २, ६,
 ११; -सस्य तां. १, ५, ९; -साः
 श. ३, ६, २, २५; १२, ६, १,
 ३३; -सान् शां. १६, ८; -से
 शां. ३०, ४; -सेन ऐ. ३, ११;
 श. २, ६, १, ३९; का. १, ६, १,
 २६; -सेभ्यः श. १२, ६, १, ३३;
 -सेषु ऐआ. ५, ३, ३; श. १२, ६,
 १, ३३; तै. २, ७, १, ३^३; तां. १७,
 ११, २; १८, ३, २^३.
 नाराशंसी- -सी तै. १, ३, २,
 ६; -सीः ऐ. ६, ३२^३; शां. ३०, ५;
 श. ११, ५, ६, ८; तैआ. २, ९, १;
 तैआ. २, १०, १^३; ११, १; गो. १,
 १, २१; -सीम् जैठ. १, १६, १,
 ६; -स्थः श. ११, ५, ६, ८;
 -स्या ऐ. ६, ३२; तै. २, ७, ५, २;
 जैठ. १, १६, १, ६^३; १७, १, ९; १८,
 २, १; गो. २, ६, ११.
 नारसिंह(←नरसिंह)- -हः तैआ.
 १०, १, ७; १६.
 नारक(←नारक)- -कः जै. ११०^३;
 -काः जै. ११०; -काय तै. ३,
 ४, १, १.
 नारद- -द ऐ. ७, १३; सा. ३, ९, ८;
 -दम् ऐ. ७, १३; -दाय सा. ३,
 ९, ८.
 नारदासव- -म् आ. २, २, १०.

नारिष्ठ(←नारिष्ठ←नारिष्ठ)- -ष्ठयोः तै.
 ३, ७, ५, ११; -ष्ठौ तै. ३, ७, ५, १२.
 नारिष्ठी गो. २, ४, २६.
 नारिष्य(←नृ-मेघ)- -म् तां. ८, ८,
 २१; जै. ६१^३; आ.जैआ. १,
 ३६.
 नारिष्यद्(←नृ-पद्)- -द्ः जै. ७९;
 १७६.
 नावाज्ज(←नौ/अज्)- -जः श.
 २, ३, ३, १५.
 नाविक(←नौ)- -म् आ.जैआ. १,
 २३६.
 नाव्य- -व्याः श. १०, ५, ४, १४^४†;
 -व्यानाम् तै. २, ८, ३, ४; तैआ.
 ३, ११, १०; -व्ये श. १०, ५, ४,
 १४†.
 नाशयित(व्य→)व्या(√/१नश्)-
 -व्या जै. १६८९.
 नाष्ट्रा- -ष्ट्राः शां. २८, २; श. १,
 १, २, ३; १५; ४, ४; २१; २, १, ६;
 ८; ९; २, १३; १६; ३, १, ५; ४, ८;
 १३; ४, ५, ३; ७, १, ७; २०^३; ८, १,
 ३; २, १, ४, १८; ३, ४, २३^३; ३, ३,
 ३, १६^३; ४, ६; ८; १२; १४; १५;
 ४, १, १६; ५, ३, १५^३; ६, ३, ८;
 ११; ४, १५^३; ७, १, १०; ८, १, ५;
 ६; ९; ८, २, १५; ३, २, ४; ९, २,
 १६; ३, १५; १९; ४, ४, ५, ६; ८;
 १३; ५, १, ५, १७; २, ४, ७^३; ११;
 १२^३; १४^३; १७^३; १८^३; १९; २०;
 ३, ४, ३; ४, १, १०; ६, ३, १, ५;
 २९^३; ३, १०; २४; २६; ४, ४, १९;
 ५, ४, १; ७, १, ५; ७, २, ३, ७; ३,
 २, ५, १०^३; ११; १८; ४, १, २७;
 ३३^३; ३४^३; ३७^३; ८, ६, १, १५; ९,
 २, ३, २-५; ६^३; ५, २, ३; १०, २,
 ३, २; ५, १; २; ११, १, ३, २; १४,
 १, २, १६; ३, १४; १६; २९; २, २,
 १; ३, १, १०; १२; का. १, १, ४,

१५; १६; १८; ४, १, १७^३; २६; २,
 १, १, १२^३; २, ५; १२; ३, ९; ११;
 २३; ४, ४; ६; ७; १३; २, १, १०;
 १३; ४, ५; जै. १६८७; -ष्ट्राणाम्
 श. १, ३, ४, ८; ३, ५, ४, ५; ६, १,
 ५; ७, २, २; ४, ३, २, ६; ४, ५, ६;
 ६, ३, १, ५; १४, १, ३, १४; १९-
 २३; २९; ३, १, १०; का. २, १, ३,
 ११; ४, ४; ६; ७; १३; २, १, १०;
 -ष्ट्राभिः श. ५, २, ४, १६; १४,
 १, ३, १९; -ष्ट्राभ्यः श. १४, १,
 ३, २, ४; तै. १, ७, ६, ८; तैआ. ४,
 ५, ४; तां. १, ३, २, ६, ७, २.
 ना(←नड-)/सत्या|| - -त्या ऐ. ५, १६;
 ७, ९; शां. २५, २; २६, ८; तैआ.
 १, १०, ३; -त्या तै. २, ६, ३, १३^३;
 ११, ३; तैआ. १, १०, १; -त्याभ्याम्
 तै. २, ६, ४, २.
 नासा- -साऽइव ऐ. १, २, १.
 नासिका- -कयोः ऐ. ५, २२; श.
 १२, ५, २, ७; ९, १, ५; -का श.
 ३, ५, १, १२; ४, २, १, २५; ११;
 २, ६, ४^३; -काभ्याम् श. १२, ७,
 १, ३; ऐआ. २, ४, १; -काम् श.
 ४, २, १, २५; १०, ५, २, ९; १३;
 ४, ४, ७; १४, १, २, १७; -कायाः
 तां. ८, ५, ४; -कायै ऐआ. २, १,
 २; -कै ऐ. ५, २२; ऐआ. २, १,
 २; ४, १; २; श. १, ४, १, २; ३,
 ८, २, ६; ४, २, २, ११; १०, १, १,
 ८; ३, ४, ५; ६, १, ११; १२, २, ४,
 १५; ९, १, ५; ९; १७^३; १३, ४, ४, ६;
 १४, ३, २, १७; ५, ४, ११; ७, ३,
 १२; तैआ. २, ११, १^३; तां. ८, ५,
 ४; जैठ. ३, १, ३, ४; गो. १, १,
 १८; ५, ४.
 नाहु(प→)पी(←नहुप)- -पीषु शां.
 २३, २; तै. २, ७, १३, २.
 नि ऐ. १, १०; शां. ९, २; २८, ६;

† भा.सा.द्र. । 'नारि(गद्र.)-ष्टु-' इति M.w. द्र. । 'अनात्तिम्' इति मूपा. सम्भाव्येत । † W.मुपा.स्वरितसूत्रकेखा-
 द्रयाभावश्चिन्त्यः । तु. पा. ६, १, २९३ । † नशैतव्या ? इति मुपा. । † नष्ट्राः इति मुपा. ? । † पा. ६, ३, ७५ द्र. ।

श. ५,२, १,२१;२३; ७, १,१, ७ ^३ ;९;१०; तै. १, १,५,६; ४,४, १;३; सा. २,६,११;८,१ ^१ .	निक-विक-हिक- कानि आ. १, ४३३.	नि-खाय ऐआ. ५,१,३. - नि-खर्वक-कैः तां. १७,१४,२. निखर्वक-याजिन्-जिनम् तां. १७, १४,२. निखर्व-धा जैड. १,२,३,४; ९,१,३; २,५. निखुर्यपु(√रपा)-पाय तै. ३, ८, ११,२०. निगड-डः,-डाव वं. १. निगद्-दः ऐआ.२,३,६; सां.३,५: ६;१२,१; श.११,२,१,६; सं. ३: -इम् सां. ३, २ ^३ ; ५, ६; ८,८ ^३ ; १२,१;२६,५; २८,५; -डाः सां. ८, ८; २८, १ ^१ ; -देन सां. १२,१. निगद-भूत-तः प. १,२. निगद-ग्याख्यात-ताः तैआ. १, ९,४;७. नि/गम्,निगच्छति श. ९,३,१,१३; १४,१,१,२;७,१,४,१; निगच्छति श. १४,५,१,१९; जै. ९२; जैड. १, १, ४, २-५; सा. २, ९, १; निगच्छसि सां. ९,१. निगत-तः सा. २,१,९. निगम-मम् सा. २,४,२. निगम-तसुः(ः) सं. ३. नि/गल्,निगललीति श. १३, २, ९,६. नि/गा,निगाः सांआ. ४, १०; निगाम् तै. ३,७,४,१०; न्यगाम् जै. १९४. नि-गायत्(√गै)-यन्तः श. ३, २, ४,६. नि/गृ,निगरेत् सा. २, ३, ११; सा. ३,१,१०. नि-नीर्य सा. २, ७,१३. नि/ग्रह्,निगृहीति श. ३, ९,४,१५; निगृह्णति तै. १, ६, ९, ७; निगृहीत ऐ. ३, १९; न्यगृहीत
निः←निस् निःशान-नः ऐ. ७,१६. निःशुक्र-म् ऐ. ८,२३. निः/शू, निःशृगीयात् गो.२,२,८. निःश्रेयस-सम् सांआ. ४,१४ ^३ . निःश्रेयसा(-सडा)-दान-म् सांआ. ४,१४;५,२. निःषिष्य(√सिष्व)-च्यः ऐ.७,५. निःसप्तदश-शः प. ३,१०. निः/सृ,निःसारयाञ्चकार जै. १३७; १५३. निःसुरण-वच्(मनुप्)-व् श.१, ७,४,१०. निः/सृज्,निःसृजति श. ३, ५, २, ८;१०, २,३,८;९; १०;१३;१४; निःसृजामि श. ३,५,२,८ ^३ . निः/सृप,निःसृपेयुः तां. ५, ६,७. निःसृप्य तां. ५,६,७. नि-क्षु-क्षयोः श. १२, ९, १,६; -क्षाव श. ९,१, २,४ ^३ ; -क्षे श. ९,१,२,४० ^३ . ?निकन्वियादधाते ^१ जै. ६१. नि/कम्, निचकमे श. २, २,३, ३; ३,४,२; का. १, २,३,२;४,१,१. नि...कामयते तै. १, ४,४,१;३; न्यकामयत तै. २, २, ८, ५; तैआ. ५, १,२; नि...अकामयत तै. १,१,५,६. नि-काम-मेड-मे श. १३, १,९, १० ^३ ; तै. ३,८,१३,३ ^३ . निकाम-धरण-म् तै. ३, ६, १३,१. नि-कामयमान-नः तां. ९, ७, २; ७;११ ^३ ;१२. नि-कूर्पत्(√कृप्)-न् श. १२, ५, १,८.	निक-विक-हिक- कानि आ. १, ४३३. नि-काय(√१चि)-यः श. ८, ५, २,५ ^३ . नि/कि,निचिष्युः ऐआ. २, १,८;३, ५; श. १४, ७,२,२१; तैआ. ३, ११,३ ^३ ;४;९; नि...चिष्युः ऐआ. २,१८ ^३ . निचिकीषे श. ६,३,३,८ ^३ . नि/कृ,निकरोति श. ८, ४, ४, २; नि...करोषि तैआ. १, ६, १; न्यकरोत् सां. १५, ५ ^३ ; श. ८, ४,४,२. नि/कृव,निकृन्तते श. ३, १, २, २; ३; निकृन्तते श. ३, १,२,२; ३; ४; तै. ३, ८, १, २; निकृन्तन्ति जैड. ३, २,४, ४; निकृन्तेत श. ३,१,२,३. नि-कृत्य जै. ६; जैड. ४,६,१,४. नि-कृष्ट(√कृष्)-म् तां. ७,५,२. निकोथक-कः,-काव वं.२. निक-√निज् अत्र. नि-कन्दित-म्डव् सं. १. नि/कम्,निचक्रमे श. २,२,३,३; ३, ४,२. नि-क्रीड(ळ)(√क्रीड्)-डः आ. जैआ.१,४८५;जै.१८२;-डान् जै. १८२ ^३ . नि-क्रीडयत्-न्डव् प. २,१;२. नि-क्रीडित-तःडव् प. २,२. नि/क्षर्,निक्षारयाञ्चकार,निक्षारयेत् जै. १३०. नि/खन्,निखनति श. ३, ५, ४,३; निखनति, निखनान् श. ३, ५, ४, १०-१३; निचखुः श. ३,५,४,२; निखनेत् प. ४,४. नि-खात-तम् श. ३,६,१,१४;७, १,७;२५; -ताव श. ३, ७, १, २५.	

१ किं पठनीयम् किमनेनाभिप्रेतमिति विमर्शनीयम्। उत्तरस्तु आ/दधातेरूपमिति प्रतीयते।

§ =य. ११,१८; 'यते' इति पाठः। † 'निचरस्तुः' इति अज. मुपा. नितरां प्रामादिकः।

ए. ३, ३४; श. ३, ९, ४, १५; न्यगृहीत श. ३, ९, ४, १५; न्यगृ-
ह्यात् तां. ११, ११, १२.
नि-गृहीत- -तम् श. ११, ५, ३, २; ५.
नि-गृहान- -नः ऐ. ७, १५.
नि-गृह्य ऐआ. १, २, ४; तां. २२, १४,
५.
नि-ग्र(हीं→)भीतृ- -ता ऐ. २, ७;
-तृभ्यः ऐ. २, ७.
नि-ग्राम- -भम् श. ३, ९, ४,
१९; २०; २, ३, २२; -भेण श.
९, २, ३, २१.
निग्रा(भ्य→)भ्या- -भ्याः श. ३, ९,
४, ७; १५; २५; -भ्याभिः श. ३,
९, ४, १४; १५; -भ्याभ्यः श. ३,
९, ३, ३०; ४, २५; ११, ५, ९, ६.
नि-घात(√हृन्)- -म् Sइव श. २, ३,
२, ९; १०.
नि-घृष्व(√घृष्)- -ष्वैः तैआ. १,
१२, ३.
नि-चङ्कुर्ण(√क्ण्)S- -ण तै. २, ६,
६, ३; ७.
नि/चर्, निचरन्ति तां. १२, ९, ३.
नि-चेष्ट- -रुः श. २, ५, २, ४७; ४, ४,
५, २२; १२, ९, २, ४; का. १, ५, १,
३८; तै. २, ६, ६, ३.
नि/चाय, न्यचायन् ऐआ. २, ३, ५.
नि-चाय्य श. ६, ३, १, १३;
४१.
नि/चि, निचिन्वन्ति ऐआ. २, १, ८.
नि-चुम्पुण- -ण श. २, ५, २, ४७;
४, ४, ५, २२; १२, ९, २, ४; का.
१, ५, १, ३८; -णः श. २, ५, २,
४७; ४, ५, २२; १२, ९, २, ४;
का. १, ५, १, ३८.
नि-चृत्(√चृत्)- -त् वै. ३, २०.
नि-ज्, अनिनेजत् गो. २, ६, ११।

निकृ- -क्तम् श. १३, १, ३, १; तै.
३, ८, ६, १; -क्तस्य श. १३, २,
६, ८.
निकृत्वा श. १३, ५, १, १६.
नि-जृह्व- -म् तैआ. १, २८, १.
नि-(ज→)ज(√जन्)- -जाः ऐ. ३,
३६.
नि-ज्जातुका- -का तैआ. १, ६, २;
-काम् तैआ. १, ६, १.
नि/ज्ञा, निजज्ञौ जै. १५६।
नि-तत, ता(√तन्)- -तः Sइव ऐ. ७,
३१; ८, ८; -ताः Sइव ऐ. ८, ८;
-ताम् जै. ४६.
नि-तत्ति(त्नी)- -त्त्यै तै. ३, १, ४, १.
नि-तराम् शां. १७, ४; तै. २, १, १०,
२; जैड. १, १२, ४, २.
नि/तुद्(→न्द्), नितुन्दते शां.
२२, २५.
नि-तोक्षन(√तुश्)- -म् तै. ३, ६,
१०, ३.
नित्य, त्या- -त्यः शां. १९, ३; ८; २०,
२; २४, २; २५, ३; ११; शांआ. १,
३; श. १३, ५, १, ९; १४, ७, २,
२८; तै. ३, १२, ९, ७; -त्यम्
शां. २४, २; तै. २, ८, ४,
८; सा. १, २, ५; ३, २, ७; गो. १,
१, २५; २, ४, १५-१७; ६, १६;
-त्यया ऐआ. ५, ३, २; -त्या शां.
१९, ९; २०, २; २५, ९; -त्याः
शां. १७, ३; २३, ४; तैआ. १,
१२, ३; -त्यान् शां. २३, ४;
-त्ये श. १३, ४, २, १३.
नित्य-तन्त्र- -न्त्रेण प. ५, २.
नित्य-पु(ष्ट→)ष्टा- -म् तैआ. १०, १,
१०.
नित्य-व(त्स→)त्सा- -त्सा आ. २,
६, १०; सा. २, ८, १; -त्साः जैआ.

२, १६, ७.
नित्य-विश्व- -म् तैआ. १०, ११, १.
नि-त्यक्त(√त्यज्)- -क्तम् श. १, ५,
३, ११; -क्ताः श. १, ५, ३, १२.
नि-दधत्- नि/धा द्र.
नि-दर्शन- -नाय ऐआ. ५, १, ६.
नि/दह, निदहाह श. ६, ३, १, ३१;
निधदयन्ति जैड. २, ४, ३, २;
निदहत् तैआ. १, ३, ३; निदहाति
तैआ. १०, १, १६.
नि-दाव- -वे श. १३, ८, १, ४.
नि-दान(√दो)- -नम् शां. २२, १, २;
३; २३, १; तै. २, २, ११, ६; -नेन
ऐ. २, ११; श. १, २, ४, १२; १२;
४, १, ३६; ७, ४, ८; ८, १, ११; २,
१५; २, २, १, ४; ३, २, ३, १५; ४,
१०; १५; ३, १, १६; ४, २, ८; ५,
१, २३; ३१; ७, १, ११; ९, ४, ७,
४, ३, ५, १६; ४, २, १८; ५, ८; ३; ४;
५, ५, १, ८; का. १, २, १, २; २, २;
२, ८.
निदान-वत्- -वात् तै. २, २, ११, ६.
नि-दिग्ध(√दिह्)- -म् श. १, ७, २,
१३.
नि-दित(√दो)- -म् ऐ. ७, १७.
नि/दीधी, निदीध्यत् श. ३, ८, ३,
३७.
नि/द्वा, निद्वायात् श. ३, ९, ३, ११.
नि-द्वा- -म् गो. १, २, २.
निध्(√धा)- -धे तै. ३, ६, १३, १.
नि-धन- -नम् ऐ. ३, २, ३; ऐआ. २,
३, ४; शां. २७, ६; २९, ३; शांआ.
१, ४; श. ४, ६, ९, १२; ८, ७,
४, ६; १२, ८, ३, २६; ३४, ९,
३, ९; तैआ. ५, ९, ४; तां.
४, ९, ३; ९; ५, ३, ५; ४, ९; १५; ७,
१, ११; ३, १३; ६, ११; ८, १, ७;

इय. ३, ४८; श. पाठस्तु 'निचुम्पुण' अत्र. । ७ उभत्र तम्बुद्धिर्विमृश्या तु. यं. शं. । √ चुभरिति
म. । √ क्णोरिति उ. म. सां. । 'अत्यनेदत्' इति पाठान्तरम् । † 'वि जज्ञौ' इति स्यात् C. । ‡ = क. १, ५८, १.
§ मुपा. 'त्य' स्वरश्चिन्त्यः तु. श. १३ प्रथ. । ‖ 'त्स' नपुं. प्राति. इति M. W. परं प्रकरणतः Br. पदम् च यन्मुपास्य
स्वी. । † 'नेत' इति अज. W. च मुपा. अपपाठः । कालि. द्र. ।

१३; २, २; ५, १२; ८, १९; ९, ३,
 १०: १०, १२, २: ११, ३, ६; १२,
 ३, ११; ४, ११: १२: १६: २१; ५,
 ११; १०, २२; ११, १७; १३, ११,
 २३; १४, ५, २२; १७, १, ८: २१,
 २, ७; जै. १८: १९; ४१; ५५:
 ७०; ७८; ७९; ८१; १००; ११०;
 १३३; १६८; १७१; १७९; जै. ८,
 १, ३, २, २: ४; ७; ३, १; ३; ५; ५, १,
 २; ६, २, ७; १०, १, २; १२, १, ६;
 २, १; ३: ५-९; १७, २, ८; १८, ३,
 ९; ४, १०; २, १, २, ९; ३, ३, ३, ७;
 ६, ६, ३; ४, ७, १, ७; २, ७; १७;
 जैआ. २, ११, ३; प. २, २; ३, १;
 सा. २, १, ५; २, ३: ३, १, ३: ४; ६,
 ८; ९; गो. २, ३, २०; ५, ७; -नस्य
 जै. १८; -नात् तां. १६, १६, १०;
 जै. ११०; -नानाम् तां. १०,
 १०, १; -नानि तां. ७, ३, २२;
 १६, ५, २६; सं. ३; जैआ. १,
 ५१७; -नाभ्याम् जै. ३०; ३८;
 -ने तां. ७, १०, ३; जै. ३०:
 -नेन तां. ५, ५, ८; ७, ६, १५: १०,
 १२, ३; १२, ६, ९; १०: ९, १२; १०,
 ६; २१, २, १; जै. १८; २३; ४४;
 १०५; जै. १, १०, १, ९: १८,
 २, ५; ३, ६, ६, ३.
 निधन-काम- -म् तां. १२, ९, ११;
 १२; आ. जैआ. १, २०; १५२;
 २७०.
 निधन-कृ(त→)ता- -त्ता: ऽइव
 जै. १, १२, १, ६; प. ३, १.
 निधन-रूप- -म् ऽइव. प. ३, १.
 निधन-वत्- -वत् गां. २९, ३; ग.
 ८, १, २, ८; तां. ५, २, ९: ७, ३, ५:
 २४; जै. ३६; -वत्त: शा. ८, १,
 २, ८; -वत्ता तां. ७, ३, ११; १३:
 -वन्ति तां. १६, ५, २५; जै.
 १६८; दं. १, ३: १८.

निधन-विभक्ति- -क्ति: तां. १०,
 १०, १; -क्त: तां. १०, १०, १.
 निधन-संस्थ- -स्था: जै. १, ३,
 २, २.
 निधन-सामान्य- -न्यात् सं. ३.
 निधना(नऽअ)न्त- -न्त: प. ३,
 ७; -न्ता: तां. १२, ११, २६; १३,
 ५, २८; ११, २४; १३, ३, २५; ९,
 ४१; १५, ३, ३७.
 नि-धन्वन्त- -न्वाऽइव तैआ. १, १२, २.
 नि/धा, निधत्ते ऐ. ५, २६; शा. १३,
 ५, २, २; निदधाति शां. २, २; ६,
 १४: ९, ५; शा. १, ८, १, ३९; ८, ६,
 ३, १५; ११, ४, २, ६; ८:
 निदधाति शा. १, १, ४, ७; ३, ४.
 १०; ४, ५, १: ७, १, १२; १४; ८,
 १, १३; २, २, ३, १२: १३; ४, २,
 १४; १५; ३, २, ३, २१; ३, ३,
 १०; ४, १, २१: २२; ३, २२; ५, १,
 २७-३०; ३२; ४, २३; २४; ६. १.
 ६: ३, ११; ७, १, ३: २, ३; ४, २,
 ३, १७: ५, २, १, २१; २३; ४, १,
 १४; ४, २; ६, २, १, १४-१६: ५,
 २, २१; ४, १४; ६, ४, ९; ७, २, ३;
 ३, ११; १२; ७, १, १, ४३; ९, १,
 २, ५; २, १, १: ३, ३४; ३५: ४७:
 ४, ३, ९; १०, ४, १, ३: ११, ५, ५,
 ११; १३, ८, ३, ३: ४, १२; १४, १,
 ३, २९; का. १, २, ३, १०; ११:
 ३, ३, १२; १३; २, २, २, ९; तै. १,
 ३, १०, ३; ४; ६, ९, ७: ८, ६, ६:
 २, ८, ८, ११; ३, २, १, ६; २, ९, ३;
 १२; ३, ६, १०; तैआ. ५, ४, १०;
 तां. २, १६, ४: ११, ११, ८; १५,
 ६, ३; १६, २, ५; गो. १, २, ४: २,
 १, २; ६, १२; निदधते जै. १७१:
 निदधति ग. २, ५, ३, १६: ३, ६,
 ३, १३: ४, ६, ८, ४; ९; १४; ५, ३,
 ५, २५; १२, ५, १, ३; का. १, ५,

२, १५; तैआ. ५, २, १२; जै. ३४:
 गो. २, ४, ६; निदधे शा. ८, ६,
 ३, १८: निदधे शा. २, ५, ३,
 १९; का. १, ५, २, १८; निदधामि
 शा. १३, ८, ३, ३; निदधामि तै.
 ३, ७, ६, २३; निदधे शा. ३, ५,
 ३, १३; का. १, २, १, ९; निदधौ
 जै. ४, १०, ३, ६; १०; गो. १, २,
 ५; निदधिरे शा. २, २, ३, २, ३, ४,
 १; निदधु: जै. १५१; १७६; निधा
 स्यन्ति जै. १७६; निधास्याव: जै.
 १५२; निधास्यामहे शा. २,
 २, १३; का. १, २, २, ८; निध-
 तात् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, १;
 निधेहि तै. २, ५, ४, ५; निधेहि
 ग. २, ५, ३, १९; का. १, ५, २, १८;
 निधत्तम् तै. २, ७, १७, ३; निधत्त
 ऐ. ८, ६; जै. १५१; निदधामहे
 शा. १, २, ५, १८; का. २, २, ३, १७:
 न्यधत्त ग. २, २, १, १४; जै. १७१;
 न्यदधात् जै. २, ४, २, २-६;
 न्यधत्ताम् जै. १९०; न्यदधत शा.
 १, २, ५, १८; का. २, २, ३, १८;
 न्यदधत शा. १, २, ५, १९; २, २,
 २, १३; न्यदधु: तै. १, ६, ७, ३;
 न्यदधु: तै. ३, ८, ४, २; तां. ७,
 ८, २; ५; जै. १८८; २०७; निद-
 धीत जै. १२७; निदध्यात् ऐ. १,
 ११: ७, ६; ग. १, ७, १, २१; १३;
 २, ३, १, १७; ३, २, ३, २२; ४, २, ३,
 १८; ११, ४, २, ७: ८; १२; का. १,
 ३, १, १०; तै. १, ६, ७, ३; जै. १,
 १, ६, १; सा. २, २, १; निधेतन तै. ३,
 ७, ११, २; निधीमहि ऐ. १, २८;
 गां. ९, २; ग. २, ६, १, २२; का. १,
 ६, १, १४; तै. ३, ११, ६, ३; नि-
 धीमहि तै. २, ५, ४, १; ७, १२, ६.
 निधीयते ऐ. १, २९: ७, १३; शा.
 ६, १, १, ७; २, २०; ३१: ९, ४, ३, ६;

५, १, ६१; १०, १, १, ७; ९; ११;
 ४, १, ८; २, १८; ५, ४, १७; ५, १०;
 १४, ६, २, १३; तै. २, ५, १, ३;
 तैआ. ६, ७, २; ८, १; तां. १९, १०,
 २; ३; नि...धीयाँत श. १३, ८,
 १, ४; निधायि तैआ. ४, ४०, १;
 न्यधायि ऐ. ६, १९; ऐआ. १, ५, २;
 ५, ३, १; गो. २, ६, २.
 नि-उधत्-न् तैआ. ६, ७, १.
 नि-धा- -धया ऐ. ३, १९; तै. २, ५,
 ८, ३; तैआ. ४, ४२, ३; -धा ऐ.
 ३, १९.
 नि-धान- -नम् तै. २, ७, १७, ३;
 -नौ तैआ. १, १०, २.
 नि-धाय ऐ. ७, १९; २९; शां. ३, ८;
 श. १, ८, ३, २७; ३, ३, १, ३; ५, २,
 १३; १४; ८, ३, १०; ४, ५, २, ८;
 ५, २, ३, ५; ४, ४, २२; ९, १, २,
 ६; २, २, १९; ११, ५, १, १३; तै.
 १, २, १, ४; ४, ६, ६; २, ७, १७, २;
 ३, ३, ८, ६; तैआ. ३, १४, १; ५,
 ९, ५; जै. ३०; १८६; सा. २,
 २, १; २; ३, ३; ४; ५; ७, १२; ८, ५;
 गो. १, ३, ११; १२.
 नि-धाय- -य्य; तैआ. ४, ४०, १.
 नि-धायत्-न्त; ऐ. १, २८.
 नि-धि- -धय; सा. ३, ७, ८; -धये
 श. ६, ५, २, १; -धि जैआ. १,
 १५१; २, ३, ७; -धि; श. ६, २,
 २, २५; ५, २, ३; २२; तै. २, ४,
 १, ८; तैआ. ४, ४२, २; आ. १,
 १५१; -धिना तैआ. २, ३ १;
 मं. २, ३, २०; -धिम् तै. २, ८,
 ७, ७; -धिनाम् तै. ३, ९, ६, १.
 निधि-गोप- -प; श. १, ७, २, ३.
 निधि-पति- -म् तै. ३, ९,
 ६, १.
 निधि-पा- -पा; श. ४, ४, ४, ९;
 तै. २, ८, १, ३; ८, ४, ३.
 निधि-पा(←सा)मन्- -म जैआ.

२, ८, ९.

नि-धीत- -त; श. ३, ८, ३, ३७.

नि-धीयमान- -नम् शां. ९, २.

नि-हित- अद्र.

नि-धाय(√धृ)- -य; ऐ. ६, २४.

नि/धृ, निधुवन्ति तां. ९, ८, १०.

नि/ध्ये, नि...ध्यायति ऐ. ३, २.

निदिध्यासस्व श. १४, ५, ४, ४;
७, ३, ५.

नि-दिध्यासितुव्य- -व्य; शांआ. १३,

१; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६.

नि/नर्द, निनर्द्व ऐ. ६, ३२.

निनर्दयन्ति गो. २, ५, ५.

नि-नर्द- -र्द; गो. २, ६, १२.

नि-नर्द्व- -नर्द्व इव ष. २, १.

नि-नाह(√नह)- -ह्यात् श. ३, ९,
२, ८.

नि/नी, निनयति श. १, २, २, १८;

७, २, ४, ७; ११, ६, १, १३; ७, २,

१; का. २, २, १, १५; निनयति

श. १, २, २, १८; ३, ५; ९, २, ३२;

३३; ९, २, १; ३; ४; ५; ३, ५, २,

८; ७, २, १, १७; ४, १; ३; ४; ५; ६;

८; ९; १०; ११; १२; २५; २९;

१२, ८, १, ८; का. २, २, १,

१५; १९; २०; तै. २, १, ४, ९; ३,

२, ८, १२; ३, ६, ४; गो. १, २, २;

निनयत; श. ३, ८, २, १०; ११;

निनयन्ति शां. १८, ८; श. १, २,

३, ३; का. २, २, १, १७; गो. २,

४, ६; निनयाथ ऐआ. ५, १, १२;

निनयेत् श. १, ९, २, ३२; ७, २,

४, ५; १०; तै. ३, ७, २, १; २;

निनयेत् श. १२, ४, १, ८; २, २; ३;

९; तै. ३, ७, २, २; जै. १८४;

न्यनैषी; श. ११, ५, ३, ४; गो. १,

३, ११; न्यनैषम् श. ११, ५, ३, ७;

गो. १, ३, १२.

नि-नयत्-न् श. १२, ४, १, ५.

नि-नीय श. ३, ८, ५, १०; जै. १८४.

नि/नृत्, नृत्यति शां. २०, ४; निऽ-
इव...नृत्यति शां. २१, ४; २२,
४; ५; २३, ६; ७; ८; २६, १५;
१६; १७.

निनर्तयन्ति शां. १७, ७.

नि-नृत्त-वत्- -वत् ऐ. ५, १; -वान्
ऐ. ५, १; १२.नि-नृत्ति- -त्ति; शां. २०, ४; २१,
४; २२, ४; ५; २३, ६; ७; ८;
२६, १५; १६; १७.

√निन्द, निन्दन्ते गो. २, ३, २०;

निन्दति तां. ५, ५, १३; निन्दन्ति

ऐ. २, २८; ३, २३; का. १, २, १, ३;

जै. १६८; निन्दथ; श. ४, १, ५,

१०; ११; निन्दाम् श. ६, ६, ३,

१०; तैआ. २, ५, २; निन्दाम् तैआ.

२, ७, १.

निन्दत- -ता; तां. १७, २,
१; २.निन्द- -न्द; -न्दम् श. ४, २, ५,
१०.

नि/पत्, निपतति तां. २५, १०, ४;

निपतन्ति प. ५, ९; १२; निप-

पात तै. ३, १०, ९, १२; जै. ३,

१, ५, ३.

नि-पात- -त; गो. १, १, २४; -तेषु

गो. १, १, २६.

नि/पद्, निपद्यते श. १४, १, ४, ९;

तै. २, ५, ५, ७; तैआ. ५, ६, ५;

तां. १७, १२, ५; मं. १, ५, ६;

निपद्यसे श. १४, ९, ३, ३; नि-

पद्यासै श. ११, ५, १, १.

नि-पद्यमान- -नस्य ऐ. ७, १५.

नि-प्राथ श. १, २, ५, ६; १२, ५, २, ७;

का. २, २, ३, ५.

नि-पलाश- -शम् इव श. ३, २, १,
२०.

नि/रूपा, निपाति ऐ. १, १०; निपान्ति

तै. २, ८, ५, ६; तैआ. ३, ११, ४;

५; ११; जै. ३, ६, ८, १; ५;

निपासि श. ४, ३, ५, १२; नि...
पाहि ऐ. २, २; शां. १०, २; तै.
३, ६, १, २.
नि/पीय्, निपीयति तै. २, ४, २, ४.
नि-पूर- -रः श. २, ४, २, १५; का. १,
३, ३, १३; मं. २, ३, ४६.
नि-पूर्व- -वस्य द्वै. ३, २०.
नि/पू, निपृणाति श. १४, ४, २, २९.
?निपेपि तैआ. ४, ३५, १.
नि/प्लु, न्यप्लवत् जै. १, १८, १,
७; ८; ९.
नि-बाढ(√बंह)- -ढे जै. १५३.
नि/बुध्, निबोधत् तैआ. १, ३, ३; ४;
४, १; १२, २; निबोधत् श. ६,
८, २, ८.
नि-भसद्- -द्ः तां. १३, ११, ६.
निभूयप्- -पाय श. १३, १, ८, ८; तै.
३, ८, ११, २.
नि/भृ, नि...भरन्ति मं. २, ३, ४.
नि-भृत्य- -म् जै. १२५.
नि/मज्ज्, निमङ्क्ष्ये ऐ. ८, २१.
नि-मस- -म् ष. ५, ७.
नि-माय(√मा) सा. ३, ४, ७.
नि/मि, निमिन्वन्ति श. १४, १, ३,
७; न्यमिन्वन् ऐ. २, १.
निमीयते ऐ. २, १.
नि-मित- -म् ऐ. २, १; तै. १, ३,
६, १.
नि-मित्य ऐ. २, १.
नि-मिदल(←थ्र)- -इलः ऐआ. ५,
२, २; शां. २०, २.
निमिदल-तम- -माऽइव श. ३, २,
४, ६.
नि/मिप्, निमिपति श. ३, ९, ३, ११;
न्यमिपदा जै. ४, १०, ४, ४.
नि-मिप- -पः ऐआ. २, ३, ८.
नि-मिपत्- -त्, द्व श. ११, २, ६, २;

जै. ३, ४, ३, ६; ९; -त्तः श.
१३, ५, २, ७.
नि-मेष- -षः तै. २, १, ५, ९; ३,
१०, १, ४; -षम् श. ३, ६, २, ९;
-षाः शां. ७, २१; श. १२, ३,
२, ५; तैआ. १, ८, १; १०,
१, २.
निमेष-मात्र- -म् जै. १०२.
नि/मिह्, न्यमेहन् जै. २०३.
नि-मेमिह(त्→)ती- -त्यः श. ९, १,
२, १९.
नि/मील्, निमीलन्ति ष. ५, १०.
नि-मीत्य तै. ३, ३, ५, २.
नि-मुष्टिक(√मुष्)- -कः ऐआ. ५,
१, ३.
नि/मृज्, निमृष्टे श. २, ६, १, ३६;
का. १, ६, १, २४; निमृष्टि तै.
२, १, १, २; निमृष्टि तै. २, १, ४,
५; ७; ३, ७, ४; नि...मृजे तैआ.
७, ४, ३; निममृज्ः शां. २१, २;
न्यमृष्ट श. २, २, ४, १०; न्यमृष्ट
श. ६, ६, ३, १; १४, १,
२, ५; न्यमार्द तां. ६, १, ४;
न्यमृजुः तैआ. ५, १, ३; निमृ-
ज्यात् श. १४, ९, ४, ५; न्य-
मार्जाः श. ११, ५, ३, ४; न्युमा-
जिपम् श. ११, ५, ३, ७.
नि-मृजान्- -नाः श. ५, १, ५,
२७.
नि-मृच(√मृच्) श. ३, ८, १, ८.
निमेष- नि/मिप्) गद्र.
निम्न- -म् श. १, १, १, १७; ३, १, २,
६; का. २, १, २, १२.
नि/मृ, मृच्, निमृचति गो. २, ४, १०;
निमृचति ऐ. ३, ४४; तैआ. ५,
१०, ४; निमृचति तै. १, ४, ४,
३; ३; न्यमृचत् जै. ३.

नि-मृच्- -क् तै. ३, ७, ६, २३; तैआ.
२, ५, २; -चि तै. २, ८, ८, ८.
नि-मृोचत्- -च् तै. ३, ७, ६, २१.
नि-मृोचत्- -न् श. १०, ६, ४, १.
नि/यम्, नियच्छति शां. ९, ५; २२,
१; श. १, ८, ३, १४; तै. १, ७,
१, १; ३, ३, १, ३; तैआ. ५, १०,
६; नियच्छन्ते श. ४, ६, ९, ८; ९;
नियच्छन्ति ऐ. ५, २४; श. ४,
६, ९, ४; गो. २, १, ६; न्येसुः ७
तैआ. १, १२, २; नियच्छत्
श. ५, २, २, ६; तै. ३, ७, ४, ६;
तैआ. ३, ११, ७; नियच्छ श.
१४, १, ४, ८; तैआ. ४, ७, ३; ५,
६, ७; नियच्छतम् तै. २, ४, ४, ६;
तैआ. ३, ११, १२; नियच्छत मं.
२, ३, ५; न्ययच्छन् श. ४, ६, ९, २.
नि-यत्, ता- -तः जै. ९६; -तम् तैआ.
१०, ६२, १; -ताः तैआ. ५,
१०, ६.
नि-यति- -त्याः शां. २२, १.
नि-न्यम- -मः तैआ. १, ३२, १.
नियम-विशेष- -पाः तैआ. १,
३२, १.
नियु-न(√या)- -नम् श. ३, ५, ३,
१५; जै. १४३; -नेन तां. ७,
९, १४.
नि/युज्, नियुनक्ति श. १३, २, २, १;
नियुनक्ति श. २, ७, ३, ३; ६; ४, ३;
५, ५, ३, ६; नियुञ्जन्ति तै. ३,
८, १९, २; २३, १; तां. १७,
१३, ४; १०; १३; १६; २१, ४,
१३; नियुनज्मि श. ३, ७, ४,
३; नियुयोज ऐ. ७, १६; नियु-
ज्यात् श. ३, ७, ३, ७; ९, १,
२२.

इसामश्रमिणां पदविभागस्तु चिन्त्यः । नंहिता (य. २, ३०)-विरोधात् । † 'निमामृजुः' इति बाह्वृचपाठः ।

तत्र दीर्घत्वं संहिताकृतमिति । ‡ 'माद्' इति मुया । ७ = नियेसुः इति सा. भा. । भा. पश्चान्तरेऽन्तर्भा वितण्यर्थ-
स्य/नमोतेश्चान्दसे यकारोपजनं रूपमाह तत्सुधीभिर्विमृश्यम् । § 'निनियोज' इति मुया. वस्तुतोऽपपाठः । तदपि
सा. छान्दसत्वमुपाश्रित्य यत्तत्साधनपरो भवति तत्तस्य साहसिकताया एवोदाहरणं स्यात् ।

नि-युक्त- -क्तः ऐ. ७, १६; -क्तान् श. १३, ६, २, १२; -क्ताय ऐ. ७, १६; -क्ते तै. ३, ९, १६, २; -क्तेषु श. १३, २, ७, १.
 नि-योक्त- -क्तारम् ऐ. ७, १६.
 नि-योजन- -नस्य श. ३, ७, ३, १३.
 नि-युत्(√यु)- -युतः ऐ. ५, १६; श. ४, १, ३, १८; ४, १, १७; ६, २, २, ६; ७; तै. २, ४, ५, २; ७, १३, १, ५; ८, १, १; २; तैआ. ३, ११, ३; तां. ४, ६, ११; -युताम् तै. २, ८, १; १; -युक्तिः ऐ. ५, १६; श. ४, ४, १, १५; तै. २, ४, ७, ६; ८, १, २; ३, ५, ७, १; तैआ. १, ११, ८.
 नियुत्वत्(-त्+भृत्पु)- -त्वता तै. २, ४, ७, ७; -त्वते श. ६, २, २, ६; ७; -त्वान् ऐ. २, २, ५, १, १२; तै. २, ४, ५, १; ७, १३, १.
 नियुत्वती- -ती तां. ४, ६, ११; -त्यः श. ६, २, २, १३; -त्यौ श. ६, २, २, १४.
 नियुत्वतीय(-त्+छ)- -यः श. ६, २, २, १५; -यस्य श. ६, २, २, ३७.
 नियुत्वद्रू(-त्+ह-)- -म् श. ६, २, २, १३; १४.
 नि-युत्- -ताय तै. ३, ८, १६, २; -त्ते गो. १, ५, २३; -तैः तां. १७, १४, २.
 नियुत्-याजिन्- -जिनम् तां. १७, १४, २.
 नियुत्-धा जैउ. १, २, ३, ४; ९, १, ३; २, ५.
 नि-यूयϕ तै. ३, ६, ११, ३.
 निर्/अक्ष, निरक्षणोति, निराक्षणवन् श. ४, ४, २, १३.
 निरुष्ट, ष्टा- -ष्टम् श. १३, ४, २, ५; -ष्टस्य श. ४, ४, २, १६;

-ष्टाः श. ४, ४, २, १३.
 निर(-रुअ-ङ्गुष्ट- -ष्टे गो. १, १, ३९.
 निर्/अच्, निर्...अचीचते तैआ. २, ४, १.
 निर(-रुअ-)पक्रम- -मे गो. २, ४, ६;
 निर्/रम्, निरमते जैउ. ३, १, १, २०.
 निरुमण- -णम् श. १३, ४, २, ५.
 निर(-रुअ-)र्ध- -म् तैआ. ४, १०, ३; ५, ८, ७.
 निर्/अर्द्ध निरर्द्धति श. ४, १, १, ३.
 निर्-अव/जि, निरवजयति गो. २, ३, १९.
 निर्-अव/दय्, निरवदयते ऐ. २, ७; तै. १, ३, १०, ७; ६, १, १; २; ३; ४; ८, १; १०, १; २; ३; ७, ३, ४; ६; ८, २; ५; ६; ३, २, ५, ११; तैआ. ५, ८, ९; गो. २, २, १; निरवदयन्ते तै. १, ६, ९, ८; तां. ९, ८, ३; निरवादयत तै. १, ६, ८, १; निरवादयन्त ऐ. ३, ३, ४; तै. ३, २, ५, १०.
 निरुवत्(रुअव/दो)-वलि- -लि श. २, ३, १, ११; १२; का. १, ३, १, ६.
 निरुवत्ति- -त्तै तै. १, ६, १०, ५; ७, १, ९.
 निरवदाय तै. १, ६, ५, ५; गो. २, ४, ८.
 निर्-अव/सो, निरवसाययति जै. १८७; निरवसाययाञ्कार तै. १, ५, २, १.
 निर्-अव/हन्, निरवाहन् जै. ६३; ७४.
 निरव-हत्- -तान् जै. ७४.
 निरुष्ट- निर्/अक्ष् द्र.
 निर्/रअस्, निरस्यति शां. ६, १३; श. १, ५, १, २३; ६, ४, २०; ४, २, १, २०; १४, २, २, ३८; तै. १, ७, ८, २; तैआ. ५, ८, ९; गो. २, १, १.

निरस्त- -स्तः श. १, ५, १, २३; ४, २, १, २०; तै. १, १, १, ५; -स्तम् तै. १, ७, ८, २.
 निर्/अह्, निराह ऐ. ६, २०; ऐआ. १, २, २; शां. १३, ७; श. १, ५, ३, ८; ९, २, ३, ३; ४, २, २, १२; ६, ४, ४, ७; ८, ६, १, २२; तां. ७, ९, १८; १४, २, ६; जै. ११२; गो. २, ६, २.
 निराकृत(-रुआ/कृ)- -तानि का. २, १, २, ८.
 निर-राग- -गाः ऽइव शां. १२, ३॥
 निर-आ/धा, निरादधाति तां. १७, १२, २.
 निरा-धान- -नाभ्याम् तै. १, ६, ३, १०.
 निरा(-रुआ)-न्त्र- -म् ऐ. २, १३.
 निरामिन्(√रम्)- -मिणः शांआ. ७, १४.
 निरायत्य(-रुआ/यम्) श. १३, ५, २, २.
 निर्-आ/वह्, निरावहत् तां. ९, ४, १०.
 निर्-आ/हन्, निराहनत् तां. ९, १, १.
 निर्-आ/हु, निराहुहोत् जै. २०६.
 निर्-आ/ह्ने, निराह्नयन् जै. १९०.
 निराहवत्- -वान्त तां. ११, २, ३.
 निराहोपस्थित- -तानि तां. ११, ७, २.
 निर्/इ, निरिहि जै. १९०.
 निरि(-रुइ-)-न्द्रिय, या- -यः श. १४, ९, ४, ११ -या श. १४, ३, ४, ४; -याम् तै. १, ८, ३, ३.
 निर्/री, निरिणाति ऐआ. १, ३, ४; ऐआ. ५, १, ६.
 निर्/ईक्ष्, निरीक्षन्ते गो. १, २, २.
 निरुक्त, क्ता(-रु/वच्)- -क्तः शां. ८, ३; १६, ५; १९, ४; श. १, ४, ४,

† 'त्व-' इति मुपा. स्वराधिन्यः । ‡ फिट् ५६ द्र. Pw.Mw. प्रभृतीनां. सुद्रितस्वरावहेलर्न चिन्त्यम् ।
 ϕ 'यु-' इत्यस्य छान्दसं दीर्घत्वं द्र. † 'निरवयजति' इति सुपठम् । || H. ऐ. २, १९; टि. एतत्स्यलमुदृष्टत्वं 'निर्' आगन्' इति पदविभागमाह । उपरिसुद्रितः Kt. मुपा. । † 'निराहवत्-' इति सा. । वर्णलोपोऽत्र द्र. ।

६; ७, ६, ७, १७; ६, ५, ३,
 ७; ७, २, ४, ३०; ९, ३, १, २;
 ९; १५; १२, ९, ३, १६; १४, १,
 २, १८; जै. ३, ६, ४, ५; ८;
 -क्तम् शां. १, ५; ३, ६; ८, ३;
 ११, १; १९, ४; शा. १, ४, ४, २;
 २, ५, २, २०; ४, १, ३, १२; १६;
 ५, ४, ४, १३; ६, ५, ३, ७; ७, २,
 ४, ३०; ८, ३, ३, ७; ९, ३, १, २;
 ५, १, ४४; १०, ३, ५, १६; १४,
 १, २, १८; का. १, ५, १, १७;
 तैआ. ८, ६, १; तां. ७, १, ८; १७, १,
 ८; १८, १, ३; जै. १, १६, ३, ४;
 प. २, १; गो. १, १, २४; -क्तम्-
 ऽइव शा. ९, ३, १, ९; १५; -क्ता
 शां. १, ५; २९, ७; शा. १, ४, ४,
 ६; १२, ९, ३, १६; -क्ता: शां.
 २५, १०; शा. ६, ५, ३, ६; ७, २,
 २, १९; -क्तान् शा. ८, २, ४, ५;
 -क्तानि शा. ४, ६, ७, १७; ७, २,
 ४; ३०; ८, २, ४, ५; ३, ३, ५; ६;
 ७; -क्तम् प. २, १; -क्तान् तां.
 १२, ९, १२; प. २, १.
 निरुक्त-तर,रा- -र: शा. १०, ५, ३,
 ५; ११; -रम् शा. १०, ५, ३, ३;
 ६; ७; ९; -रा: शा. १०, ५, ३, ४.
 निरुक्त-वार्हत- -म् शां. २४, १.
 निरुक्त-सामन्- -म तां. १८, ६, ९.
 निरुक्ता(-क्तऽथ-)निरुक्,क्ता- -क्त:
 ऽइव प. २, २; -क्तानाम् शा. ७, २,
 ४, २९; -क्तानाम् ऽइव प. २, २.
 निरु/उक्ष्,निरु/क्षिपम् शा. ११, ५,
 ३, ७.
 नि-रुदित(√रुद्)- -म् ऽइव सं. १.
 निरु-उद्/द्,निरुदद्रवताम् जै. १९०.
 नि/रुध्,निरुधते ए. १, १०; निरु-
 गधे शा. ३, ७, ३, ८; निरुन्धी
 ध्वम् शा. १३, ४, २, १७.
 निरु-द्ध- -द्ध: ए. ७, १९; तां. ९,
 १, ९; -द्धम् जै. १, ११, १, ४;

-द्धम् ऽइव का. २, १, २, १५;
 -द्धा: ए. ३, ३६.
 निरु-ध् ए. ७, १९; तै. २, ४, ७, ९;
 गो. १, १, ३०.
 निरुत(-रु/वप्)- -म् शा. ३, २, ३,
 ७; ११; गो. २, १, ९.
 निरुप्य ए. ७, ४; तै. १, १, ६, ८;
 ३, ७, १, ६; तां. २१, १४, १३;
 १४; १५; १६-१९; २५, १०,
 १५; -प्याणि तै. १, १, ६, ४; ८,
 ४, ३.
 निरुह्यमाण(-रु/वह्)- -म् शा. ४,
 ५, २, ४.
 निरुह्य शा. १२, ४, २, २; ५, १, ७.
 निरु/ऊङ्(←वह्), निरुइति
 तां. ६, ६, २; जै. ३; निरुहन्ति शा.
 ४, ५, २, ३; निरुहामि तां. ६, ६,
 २; निरुह शा. ४, ५, २, ३; निरुहेत्
 शा. ४, ५, २, ३; १०, ५, ५, १०;
 तां. ६, ६, २; निरुहीत् शा. १०,
 ५, ५, ८; ९.
 निरुद्ध- -द्धा: शा. १२, ४, २, ३; ४.
 निरुद्ध-शिरस्- -सम् शा. १०,
 ५, ५, ८.
 निरुहितवै शा. ४, ५, २, ३.
 निरुह्य ए. ७, ५; तै. २, १, ३, १.
 निरु/क्(→क्च्छ) निरुक्च्छति शा.
 ७, २, १, ११; तां. ६, ६, १३;
 निरुक्च्छात् गो. २, २, २.
 निरुर्पयति शा. ७, २, १, ११.
 निरुक्ति- -ति: ए. ४, १०; शा. ५,
 २, ३, ३; ३, १, १३; ७, २, १, ३;
 ४; ७; ९; १०; ११; १२; १३; १५;
 तै. १, ६, १, १; २, ४, २, २; ३, १,
 २, २; तैआ. ४, २०, २; -तिम्
 शा. ७, २, १, ३-६; ७; ८; ११;
 १३; १४; १५; १६; १७; १८,
 ४, ३, २, २; तै. १, ६, १, १; २; ३;
 ४; ७, ३, ४; २, ५, ६, २; ८, २, २;
 ३, १, २, ३; ७, ३, ६; ७; तैआ. २,

२८, १; २, ४, १; १०, १, ४; -न्ते
 शा. ५, २, ३, ३; ३, १, १, ३; ७, २,
 १, ९; १०: तै. १, ६, १, ३; -न्ते:
 ए. २, १५; शा. ११, ५, १, ८;
 -त्या शा. ५, २, ३, ३; तै. २, २,
 १, ७; ४, २, १; तैआ. १, ११, ६;
 -त्या: ए. ४, १०; तै. १, ६, १,
 ३; तैआ. ६, ७, १; -त्यै तै. १,
 ५, १, ४; ६, १, २; ४; २, ५, ६, १;
 ३; ३, ४, ४, १; १०, १; १६, १;
 तैआ. ३, १०, ३; ६, ९, २.
 निरुक्ति-गृहीत,ता- त: तै. २, २,
 १, ७; -तम् शा. ५, २, ३, ३; तै. २,
 २, १, ७; -ता शा. ५, ३, १, १३.
 निरुक्ति-पाशु- -शात् शा. ७, २, १,
 १५.
 निरुक्थ- -थ: तैआ. २, ४, १७.
 निरु/क्(√रिच्)- -क्ते तै. २, ८, १, १.
 निरु/रुह(√रुह्)- -ह: -हाय तां. १,
 १०, १०.
 निरु/गन्वस्(-रु/गम्)- -न्वान् शा.
 ६, ७, ३, १०.
 निरु/ज्ञा,निरु/जाति जै. ९९; निरु/जा-
 नन्ति ए. ८, २८; निरु/जानात्
 जै. ९९; जै. १, ४, ४, ८; ९;
 निरु/जानन् ए. ३, १८; निरु/जाती-
 यात् शां. १८, ४; निरु/जातीयु: शा.
 ४, २, १, २; निरु/जासिपु: ए. ८,
 २८.
 निरु/जृ,निरु/र्धन्ति, निरु/र्धन्ति ऽइव
 जै. ३, ६, ५, ३.
 निरु/र्ण(-र्णान्)- -मात्, -मे शा.
 १०, २, १, ६; -मौ शा. १०, २,
 १५.
 निरु/ण(←णच्)निरु...नाश्रय
 तै. २, ४, ४, १; २.
 निरु/णि(←नि)ञ्,निर्णेनित्त शा. १,
 ३, १, ३; का. २, २, ४, २; ३; तै. २,
 १, ४, ८; जै. ३; निर्णेनिज त शा.
 १, ३, १, ३; निर्णेनिजात् शा. १,

‘रु-’ इति मुपा. चिन्त्यः ϕ =मंसं. ४, १४, १७; ‘तः’ इति मुपा. ।

३,१,२; २,५,३, ६; का. २, २,
४,२.
निर्णिकृत, कृता- वक्तस्य गो. २, ४,
१२; -कृताभिः श. १, ३, १, ३;
का. २, २, ४, २; -कृतैः का. २,
२, ४, २.
निर्णिकृत्य शांआ. २, ८; श. १, ३, १,
२; ८; ३, २, ३, २, २; ११, ६, २, ४;
का. १, ५, २, ५; २, २, ४, ५.
निर्/णु(←नु)द्, निर्...नुदते ऐ.
४, ६; ५, ११; गो. २, ५, २; ६, ११;
निर्णुनति गो. १, १, ३, ९; निर्...
नुदातै तै. ३, ७, ६, ७; निर्णुद तैआ.
१०, १, ९; निर्...नुद तै. ३, ३,
११, ३.
निर्णुद्य तै. ३, ३, ११, ४.
निर्द(-रुद)श्चिन्-शी ऐ. ३, २६.
निर्दश(-रुदशन्)-शा.ऐ. ७, १४.
निर्दश्य-म् जै. १५८.
निर्/दह्, निर्दहति श. ५, ३, ४, १६;
तै. ३, २, ७, १; तैआ. ५, ६, १२;
तां. १७, ७, ४; जै. १४०; निर्द-
हन्ति श. १, १, १, १७; ३, १, २,
६; का. २, १, १, १२; निर्ददाह
श. १, ७, ४, ६; निर्दहन्तु ऐ. ८,
२७; निरदहव जै. १४०; निर्द-
हेत् श. ५, ३, ४, १६; तैआ.
५, ६, ३; १२; गो. २, ४, ३; निर्द-
हेयुः तां. १३, ९, १६.
निर्दग्ध, ग्धा- ग्धम् तै. ३, २, ७,
१; जै. ३०; -ग्धाः तै. ३, २,
७, १.
निर्दहस्(ः) (कसुन्)श. १२, ४, ३, ४;
तां. २, १७, ३.
निर्/दिश्, निर्दिशति तै. १, ६, १, ३;
१०, २; निर्दिशेत् तै. १, ६, ५, २;
१०, २; निर्दिशेयुः तां. १०, ३, ४.
निर्दिश्य तै. १, ६, ५, २; तैआ. ५,
२, ७.

निर्/१डी, निरदीयस् ऐआ. २, ५,
१.
निर्/वृ, निरदीर्यन्त गो. २, ६, १४.
निर्दीर्य जै. १८७.
निर्/द्युत्, निर्द्योतयति तां. ११, २, ३;
७, ३; १२, २, ५; ९; ८, ४; १;
१३, २, ८.
निर्/धाव्, निर्धावति श. १, ४, १,
१४.
निर्/धू, निर्धूनुते शांआ. १, ८.
निर्धूत- -म् इव जै. ११३.
निर्धूत-सक्तु- -क्तुः श. १, ६,
३, १६; श. २, ६, ३, १४.
निर्/धे, निर्धेयति श. २, ६, ३, १४;
का. १, ६, ३, १०; निर्धेयन्ति श. ४,
६, ९, २१; निर्धेयुः श. १, ६, २,
१; २; ३, १, ४, ३; २, २, २; ११;
२८; ४, ३, १५; ७, १, २७.
निर्धीत- -म् श. ३, २, २, १२; १४;
२९; ४, ३, १६.
निर्धीत-त(म→)मा- -मा इव श.
४, ६, ७, १४.
निर्धीत-शुक्र- -म् श. ४, ३, ३,
१९; ५, १७.
निर्धीय श. १, ६, ४, २०.
निर्/ध्मा(→धम्), निर्धमति तआ.
१, ७, २.
निर्/वाध्, निर्वाधेत् जै. १०९.
निर्वाध- -धाः श. ६, ७, १, २; ७,
४, १, १०.
निर्वाधा(-धया-)पस्तग्भ- -ग्भौ
जै. १०९.
निर्वाधेय- -धेय तै. ३, ३, ११, ३.
निर्/ध्रू, निर्ध्रवाणि शां. २७, १;
निर्ध्रुवन् श. ४, २, २, १२;
निर्ध्रुवात् शां. २५, १०; निर्ध्रुयुः
तां. ६, ७, ११.
निर्ध्रुव- -न्तम् श. १०, ३, ५, १५.
निर्/भज्, निर्भजति श. १, ३, ५, ७;

५, ४, १६; ७, २, २४; २, १, १, ११;
३, ७, १, १४; २, १; ११, ५, ९, ५;
७, ४, २; का. १, १, १, ७; २, २,
३, ७; तां. ९, ४, १८; निर्भजन्ति
श. १, ९, २, ३५; ११, ७, ४, २;
निर्...भजामः तै. ३, ७, ५, ९;
निर्भक्ष्यामः श. २, १, १, ९; का.
१, १, १, ७; निर्...भज तै. २, ४,
७, ७; निरभजत् गो. २, १, २;
निरभजन् ऐ. २, ७, ५, १४; श.
१, ५, ४, ११; ७, २, २४; ९, २,
३५; २, १, १, १०; का. १, १, १,
७; निर्भजेत् जै. १, १, ७, २;
निरभाक्षीत् गो. २, १, २.
निर्भक्त- -क्तः श. १, ९, ३, १०; १२;
११, ७, ४, २; तै. ३, ७, ५, १०.
निर्भज्य तै. ३, २, ९, १२.
निर्/भस्, निर्भप्सति तै. १, ४, ६, १.
निर्/भिद्, निरभिद्यत् ऐआ. २, ४,
१; जै. २१२; निरभिद्येताम्
ऐआ. २, ४, १.
निर्भिद्य श. ५, ३, १, १३.
निर्भिद्य- -म् जै. २१२.
निर्भुज(-र/भुज्)-जः शांआ. ७, ३;
-जम् ऐआ. ३, १, ३; शांआ.
७, ११; -जस्य ऐआ. ३, १, ३;
शांआ. ७, ११.
निर्भुज-प्रवाद- -दाः ऐआ. ३, १,
३; शांआ. ७, ११.
निर्भुज-वक्त्र- -क्त्राः ऐआ. ३, १,
५; शांआ. ७, १२, १३.
निर्/भ्रू, निर्भ्रुव तैआ. २, ३, १.
निर्/मथ्, न्य्, निर्मन्थते शां. २, ६;
निर्मन्थीत् श. १२, ४, ३, ३; ५,
१, ३; निर्मन्थताम् श. १४, ९,
४, २१; निरमन्थत् ऐ. १, १६;
श. ६, ४, २, २; निरमन्थत् श. ६,
४, २, १; २; निर्मन्थेयुः श. १२,
५, १, ३.

‡ =तां. २२, १४, २; 'निर्दश्यम्' इति पाठः । आश्रौ. २२, ४, २८; 'निर्दश्यम्' इति पठति । तत्रापि
'निर्दश्यम्' इत्येव पठनीयम् C. टि. द्र. । † 'दो' इति मुपा. अपपाठः ।

निर्मध्य श. २, ५, २, ४८; ६, २, १९;
३, ८, १, ७; ९, ५, १, ५३; १२, ४,
३, १०; ५, २, १; का. १, ५, १, ३८;
६, २, ८; गो. १, ३, १३.

निर्मन्थ्य-न्थ्यौ का. १, १, ४, ८.

निर्म(ध्य→)ध्या-ध्या तां. २, १०,
१; ३, १०, १; २.

निर्/मस्त्, निर्मज्ज्यात् श. ७, १, १,
१४.

निर्/मा, निर्मिमीते श. १, ७, ४, ९;
१२; २, २, ३, ८; ९; ११; १४; २६;
२७; ४, ३, ३, १९; ५, ८; ६, ५, ३,
३; ५; १०, ४, २, ३१; का. १, २,
३, ६; ८; ९; १२; २३; तै. १, १,
१०, ४; ३, ८, ४, ३; १२, २;
निर्मिमते श. २, ६, २, १६; का.
१, ६, २, ८; जै. १७३; निर्मिमै
श. १, १, २, ७; ३, १, २, १; का.
२, १, २, ९; जै. ४८; गो. १, १,
१; निर्मिमामहै जै. २०७; निर्-
मिमीत ऐ. ४, २३; ५, ७; श. ७,
५, २, ६; निरमिमीत श. ७, ५,
२, ६; ८, १, १, ५; ८; २, २; ५;
८; १०, ४, २, २८; १२, १, २, १;
तै. १, ५, ४, १; २, ६, ४, १; ७, १,
५; २, १, ६, ५; ३, ११, १-४; जै.
४८; १७३; प. २, ३; गो. १, १,
५; ६; ८; १०; १२, २, १६; २, ३,
२३; निरमिमत श. १२, १, २, १;
तै. १, ५, २, १; २; ३; गो. १, २,
२, १; ४, ७; ९; निर्मिमीत का.
१, ३, १, २८; निर्मिमीय जै.
१७३.

निर्माय श. १४, ७, १, १०; तां. १२,
१३, ५; ७; १३, ४, १; जै. २०७.

निर्मित-तः श. १२, २, ३, २; १४,
६, ९, २, ३; तै. १, ५, ४, २; २, ३,
५, ५; ३, ७, ४, १८; जै. १९८.

मं. १, १, २; गो. १, ४, १४; १५;
२३; -तम् श. ४, ६, ७, २; तै.
२, ८, ८, १०; जै. ९७; -ताः गो.
१, २, १०.

निर्मा(-रडमा-)-र्मा-र्माः तै. १, ५, ३, १;
२; ३; -र्मास्य गो. १, २, १५.

निर्/मुच्, निर्मुमोच तैवा. २, २, १.

निर्मुच्यते श. २, ३, १, ६;
५, २, ४७; ३, ६, ३, १९-२१; ४,
३, ३, १६; ४, ५, २३; ११, २, ६,
१३; १२, ८, १, १६; का. १, ३,
१, २; तै. १, ६, ५, ५; ६; जै. १४०;
निर्मुच्यन्ते श. ४, ६, ९, १३; तां.
१७, १, ९; २, २; ३, ३; सं. १;
निर्...मुच्ये श. ३, ६, ३, २०;
निर्मुच्यत जै. १४०; निर्मुच्येत
शां. १८, ७; श. २, ३, १, ६; ५,
२, ४७; ४, ४, ५, २३; ६, ९, १३;
११, २, ६, १३; का. १, ३, १, २;
५, १, ३८; जै. १४०; गो. २, ४, ६.

निर्मुक्त-क्तः तैवा. १०, १, १३.

निर्मुच्य का. १, ३, १, २; ५, १, ३८.

निर्/मृज्, निर्मृज्येत् गो. १, ४,
१३६; निर्मृज्येरन् गो. १, ४, १३६;
२, २, ८; निर्मृज्युः जै. ९६; निर-
मार्क्षाः गो. १, ३, ११; निर्मृक्षम्
तै. ३, ३, ९, ४; निरमार्क्षम् गो. १,
३, १२.

निर्मृजस्(ः) (कसुच) तां. २, २, ३.

निर्मृतुका(-र्/मृ)-काः तां. ३, ९,
१६७.

निर्या(-र्/या)-र्या तां. ५, ९, ३;
९; ११.

निर्/लिह, निर्लेष्टि शां. २, २; श.
२, ३, १, २१; का. १, ३, १, १३.

निर्/वच्, निरवोचत् श. १०, २, ५, १५,
निरुच्यते ऐ. ४, २९; ३०; ३१;
५, १; ४; ६; १२; १६; १८; २०;

निरुच्यन्ते ऐ. ४, २९; ३०. निरुक्त-
ग्र.

निर्वचन-म् दै. ३, १.

निर्/वद्, निर्वादिष्टम् श. ३, ५, ३,
१८.

निर्/वध्, निरवधीत् श. ३, १, २,
२१; निरवधीः ऐ. ६, २४.

निर्/वप्, निर्वपते का. १, २, १, ११;

निर्वपति शां. ४, १; २; ३; ४; ७,
१; १८, ९; श. १, ३, ५, १०; २,
२, १, ५; ९; ११; १२; १५; १८;
१९; २, १, ३, ५; २, ३, ७; ६, ६, १,
६; ७; ९, ५, १, ३६; ३८; ११, १,
५, ६; ८; ८, ५; का. १, २, १,
४-९; १०; तै. १, १, ५, १०; ६;
१, ७; ६, २; ३; ८, ३, ४; ३, ९,
१७, ४; निर्वपति श. १, १, ४,
२०; २, १, २२; २, २, १, ६; ७; ८;
१८; १९; २२; ३, १४; ५, ३, ३;
३; २०; ६, १, ४; ३, २, ३, १; ७;
४, ५, १, १३; ५, १, ४, १२; २, ३,
२; ६; ७; ८; ५, १; ५; ९; १३; २, १,
२-१०; १३; २, ४; ३, १-९; ४.
५, ६-१२; १६; ५, २, ३; ४; ४,
२९; ५, १; ६, ६, १, ४; ७; ९; ७,
२, २, १; ३, १, ४; ९, ४, २, १५;
५, १, ३४; ४७; १०, ३, ५, १६;
११, २, ५, ३; ४; १२, ९, २, ११||
१३, ३, ६, ६; ४, १, ५; १२; १४;
२, ६; ९; १२; का. १, २, १, १३;
३, १२; ५, २, २; ३; १९; ६, १,
३; २, १, २, २१; ४, २०; तै. १, ६,
१, १; ५; ६; ८; ११; ६, २; ३; ७,
५; ८, २; १०, १; ५; ७, १, १; २,
१; ३, १; २; ८, ४, १; २; ६, ३, २,
२, १, ६; ३, १, ४, १५; ६, ४; ६;
७; २, ४, ६; ८, १२, १; ९, १६, ४;
जै. १३२; 'निर्वपन्ते तां. २७,

† 'निर्मिमीते' इति अज. W. सुपा. प्रनादभ्रष्ट एव । ‡ 'निरमिमत्' इति कालि. सुपा. । § 'निर्मुच्यतेति'

शोधननिपुणः G. निर्मुच्यतेत्येव प्रतीयतेऽमावभिप्रयन् । ¶ '-ज्युः' इति G. पठति ? तु. कासं. २४, १०;
कापि. ३८, ३. φBÜt'निर्मुच्यते' इति संस्कारोति । परं यथोपरि सुदिनं तथैव शुद्धमिति C. || '-च्' इति सुपा. स्वरः

१०,८;२२; निर्वपन्ति ऐ. १,१३;
११; शां. १८,६; १९,१; ५३; ७३;
श. १, ६, ३, १९; निर्वपन्ति श.
३, १, ३, २; ११, २, ४, ९; निर्व-
पामि तै. ३, २, ४, ६; ३, ३, ५;
निर्वप्यामि तै. ३, ३, ८, ५;
निर्वपात् श. ३, १, ३, ५; निर्व-
पात् श. १, ६, ३, १९; निर्वप-
ताम् तै. ३, १, ६, २; निर्वप तै.
३, ३, ८, ५; निरवपत् श. १, ६,
३, १४; तै. १, ५, ४, २; ६, १, ७;
२, ३; ४, १; ३, १, ४, १-६; ९-१३;
५, १; ३; ३; ६; ७; ९-१२; १४; ६,
१; ३; ५; १२, २, २-८; ४, २-६;
गो. २, १, ७; निरवपताम् तै. ३,
१, ४, १४; ५, १३; निरवपन् ऐ.
२, २३; श. २, २, १, १४; का. १,
२, १, ९; तै. १, १, ६, २; ४, ९, ३;
५, ९, २; ६, ६, १; ३; ८, ३, ३; ३,
१, ४, ७; ८; ५, ४; ५; ८; गो. २, १,
७; निर्वपत् ऐ. १, १; का. १, २,
१, ३; निर्वपत् ऐ. १, ११; २,
२३; ३, ४७; ७, ६-८; ९८;
श. २, ३, १, ३९; ६, ६, १, ३;
तै. १, १, ६, ३; ४; ७; ७, ३, १, २;
निर्वपत् श. २, २, १, ९; १५; ५,
५, ४, ३३; ३४; ९, ४, ३, ११; १२;
१५; ५, १, ४, ०; ११, २, ४, ९; १२,
२, ४, ९; ४, ३, ५; ४, १-५; १३,
३, ६, ७; का. १, २, १, ९; तै. १, ४,
४, ३; ६; ११; ६, ८, २; ७, १, ८; ३,
५; ९, १७, १; २; ३; १८, १; २;
गो. २, १, ९; १२; १३-१५; निर्व-
पेयुः जै. १६४.
निरुप्यते ऐ. १, १५; शां. ७,
२; १०, ५; १३, २; श. ९, ४,
३, १५; ५, १, ४, ०; तै. १, ६,
२, ३; ७, ५; ७, १, ३; निरुप्यन्ते
ऐ. २, २३; श. ५, ३, ३, १; निरु-
प्यन्ते तै. १, ६, २, ७; ४, १; निरु-

प्याते तै. १, ६, ७, ५; निरुप्येत
गो. १, २, २, २.
निर्वापयाञ्चक्रुः ऐ. २, ३६; निर्वा-
पय तैआ. ६, ४, १. निरुप्य-निरुप्य
गट.
निर्वपण-म् श. ७, ५, २, ५२.
निर्वप्यत्-न् तै. २, २, १, ६.
निर्व(-रुड्य-रुण-ता-तथायै श. ५, २,
४६; ४, ५, १०; का. १, ५, १, ३८.
निर्वहणस्त्व-त्वाय तै. १, ५, ९, ८;
२, ७, २, १; ३, २; तां. १८, ९, १७.
निर्वर्त्य निरु/वृत् अद्र.
निरु/वह, निर्वहन्ति जै. १२७; निरु-
वाह श. १, ८, १, ६; निर्वाढा श.
१, ८, १, २; निर्वहाम् जै. १२७;
निरु/वह तै. ३, २, ७, १.
निरु/वा, निर्वाणति शां. ७, ९; १७, २.
निरु/रविट्, निरविन्दत् तै. २, ४, १,
१०; ८, ९, ५; तैआ. १, २, ३, २.
निर्विद्य श. १४, ६, ४, १; जै. १८६;
निर्विद्यऽइव शां. ९, १.
निर्वेद-म् श. २, ३, ४, ६.
निर्वाय-र्थः तै. १, १, ९, ८; ६, ५, ३;
-र्थम् श. २, १, २, ९; का. १, १,
२, ६; -र्याणि तै. १, ५, १२, ३.
निरु/वृ, निरवृणीत तै. १, ३, ६, ७;
निरवृगाताम् तै. १, ६, १, १०.
निरु/वृत्, निरवर्तत श. १०, ६, ५, २;
तै. १, ६, २, ४; जै. ४४.
निर्वर्तयति गो. १, २, २३.
निर्वर्त्य तां. ९, ९, ८.
निर्वृत्त-त्तः गो. १, १, २६.
निरु/हत्, निर्हते श. ९, ५, १, ६२;
तां. १९, ४, १०; निर्हन्ति शां. ८,
४; श. ९, ५, १, ६२; तां. २, १०,
४; ९, १, २; गो. २, ४, ११;
निर्वन्ति शां. १७, ८; तैआ.
१, ८, ६; जै. १४०; गो. २, ५,
५; निर्जवान शां. ६, १३; श.
१, ७, ४, ७; ५, ४, ३, २; ५, १;

निर्जघ्नुः ऐ. ६, १४; गो. २, ४,
११; निर्हणन् ऐ. ८, ६; निर्जहि
श. १४, ९, ४, २२; निरघ्नाताम्
तां. १९, ४, १०; निरघ्नन् तै. १,
८, ९, १; जै. ४६; गो. २, २, ७;
६, १४; निर्हण्यात् ऐ. ६, २४;
शां. १७, ८; श. ११, १, ६, ३५;
तां. ७, ३, २४; जै. १४०.
निर्हण्यमान-नस्य श. ९, ५, १, ६२.
निर्हत्-ताः गो. २, २, ७.
निर्हन्तुम् श. १, १, ४, १७; तां. १७,
१, ९.
निर्हण-छद्-न्त् गो. २, ३, ३.
निरु/ह, निर्हन्ते गो. १, २, ७; निर्ह-
न्ति गो. २, ५, ५; निरहरन्त
श. २, ६, २, १; का. १, ६, २, १;
निर्हरेयुः तां. ४, ५, १५; निर्हरेन्
तै. २, ३, २, १.
निर्हृत्य श. १४, १, ३, ७.
निर्हृत्य-स्यः तै. २, २, ४, ७.
निरु/ह्ने, निर्हयन्ते गो. २, ५, १२;
१५; ६, ३.
निलय्(-रु-लु/अय्), निलयते श.
१३, १, ४, २; तै. ३, ९, १३, २;
निलयते तै. १, ४, ७, ३; निलया-
न्चक्रे श. १, ६, ४, १; ४, १, ३, १;
निलायत तै. १, १, ३, ३; ९; ३,
२, ५, ६; ६, १; ९, ११; ३, ६, २;
९, १०; ८, १२, ३.
नि/लिम्प, निलिम्पते श. १, ८, १,
१६; निलिम्पते श. १, ८, १, १४;
१५; निलिम्पति शां. २, २; ३, ७;
श. १, ८, १, १४; १५.
नि-लिम्प-स्यः तैआ. ४, २४, १.
नि/ली, निलीयन्ते प. ५, ६; निलि-
ल्ये श. १, २, ३, १; न्यलेष्ट श.
१, ६, ४, १.
निलयन-म् तै. २, ४, ४, १; तैआ.
८, ६, १.
निलयार्थां तै. १, २, १, ५.

निन्नायम्(णमुल्) तैत्वा. २, ७, १.
 निन्लीन- न् तै. १, ४, ७, ३.
 निन्लीयसा(न→)ना- ना ऐ. ३, २२.
 निन्वचन- न् षड्वा का. १, ३, ४, २.
 निन्वत्(सतुप्)- न्तः तै. २, ८, १, ४.
 निन्वप्, निन्वपति श. ७, १, १, ७;
 १०; ३, १, ८; १०; ११; ३७; ४१;
 ४२; ८, ५, ४, ११; ६, ३, १५; ७,
 ३, ८; ९, ४, ३, ५; निन्वपति श.
 ७, ४, ४, २३; ७, १, १, ६; ९; ३६;
 २, २३; ३, १, ९; १०; ११; २७;
 २८; ४२; ४७; ८, १, ४, १०; २, ४,
 २०; ३, ४, १५; ४, ४, १२; ५, ४,
 ७; ६, १, २२; ७, ३, १; ७; ९, ४,
 ३, १; १०; १०, १, ३, ५; ४, २-७;
 १३, ८, ३, २; तै. १, १, ३, १;
 निन्वपन्ति श. ४, ४, ३, १२; १३,
 ८, २, १; तां. १७, १३, ३; गो.
 २, ४, ६; निन्वपन्ति तां. १७,
 १३, १०; १३; १६; निन्वप्यसि
 प. १, ६; निन्वपाय श. १३, ४, २,
 १७; निन्वपेत् श. १२, ४, १, ८.
 न्युप्यन्ते श. १२, ८, २, ३; न्यु-
 प्यन्ते श. ३, ६, २, २१; ७, ३, १,
 ३५; तै. ३, ३, ८, १; गो. २, २, १७.
 निन्वपत्- न् तै. १, १, ३, ३; न्तः
 श. १२, ४, १, ४.
 निन्वप्युत्- न् श. १३, ८, १, २०.
 न्युप्त- सः श. १२, ६, १, १९.
 न्युप्य श. १२, ५, १, १३.
 निन्वर्तन, निन्वर्त्य निन्वृत् द्र.
 निन्वह निन्वहति श. १२, २, ३, ११;
 जै. १९७; गो. १, ४, २२; निन्व-
 ह्यामि जै. १९७; निन्वहन्
 तै. २, ८, ७, ८.
 निन्वाह- हः श. १२, २, ३, ११; गो.
 १, ४, २२.
 निन्वात्(√वत्)- न्ते श. २, १, ४,

१६; ३, ३, ३, १६; १२, ५, ३,
 १२; का. १, १, ४, १५-१७; २, १,
 १, १२; सं. २, १, ११.
 निन्वान्या- न्याम् श. २, ५, ३,
 १६; न्यायै श. २, ६, १, ६;
 न्यायाः का. १, ६, १, ५.
 निन्वान्य- वत्सा- त्ताम्, -त्सायै
 श. १२, ५, १, ४.
 निन्वास- न्साः गो. १, २, ७.
 निन्वाह- निन्वह् गद्र.
 निन्विद्, निन्वेद्यति ऐ. १, १०; २,
 २; शां. १२, ६; श. १, ४, २, ३;
 ५, १, ९; ३, २, १, ३९; ३, ४, १७;
 ५, २, २, १५; ११, ५, ४, १; का.
 १, ४, १, १३; २, १, १, २; निन्वेद-
 यन्ते ऐ. ५, ३४; निन्वेद्य तै. २,
 ४, ८, ३; न्यवेद्यन् ऐ. ३, ९;
 श. ३, ९, ३, २८; तै. २, २, ८, ५.
 निन्विद्- वित् ऐ. २, ३३; ३, १९;
 ४, ५; ५, ४-६; ८; १२; १३; १६-
 २१; ६, २५; ऐवा. १, ५, २;
 शां. ३, २; १४, १; १५, ३; ४; १६,
 ४; २४, ८; २६, १४; जैट. ३, १,
 ४, १; २; ३; गो. २, ३, २१;
 २२; ५, १; -विदः ऐ. २, ३३; ३,
 १०; ११; २९; ६, ३३; ३५;
 ऐवा. ५, १, ५; शां. १५, ३; ४;
 १६, ४; २१, ६; शांवा. १२, ४;
 तै. ३, ७, १०, २; गो. २, ६, १३;
 १४; -विदम् ऐ. २, ३३; ३, ११;
 १९; २०; ४, १; १९; ५, ४-६;
 ८; १२; १३; १६-२१; ऐवा. १,
 ५, २; शां. १४, १; १५, ३; ४;
 २२, ४; २४; २; ८; २७, ३; ४;
 ८; शांवा. १, ३; २, १८; श.
 १३, ५, १, ९; १०; ११; १२;
 जैट. ३, १, ४, २; गो. २, ३, २२;
 -विद्वा ऐ. २, ३३; ३, ११; १९; ६;
 २५; श. १४, ६, ९, १; -विदाम् ऐ.

३, ९; ११; तै. २, २, ८, ५; -विदि
 श. १४, ६, ९, १; -विदे शां. १७,
 ३; -विदौ शां. २४, २; -विदिः
 ऐ. ३, ९; श. ३, ९, ३, २८; तै. २,
 २, ८, ५.
 निन्वित्त्- न् ऐ. ३, ९; तै. २, २,
 ८, ५.
 निन्विद्वा(न्वडावा)-न(√धा)-
 न् न् ऐ. ३, ११; १५; ऐवा. १, २,
 २; ५, ३; ५, ३, १; -नात् ऐवा. ५,
 ३, २; -नानि शां. २१, ६; २४, ४;
 श. १३, ५, १, १२; -ने ऐ. ४,
 ३०.
 निन्वेद्यत्- न् शां. १४, १.
 निन्वेदित- न् श. ३, २, १, ३९; ५,
 २, २, १५.
 निन्वेद्य- न् सं. ५.
 निन्विद्, निन्विशते तैत्वा. १, ८, १;
 गो. १, २, ९; निन्विशन्ते श. २,
 ३, १, ८; तैत्वा. १, ८, १; निन्वि-
 विशेषे श. ४, १, ५, २; निन्वि-
 विविधे ऐवा. २, १, १; श. २,
 ५, १, ४०; का. १, ४, ३, ४.
 निन्विश्य तैत्वा. १०, ३६, १.
 निन्विष्ट- ष्टः तैत्वा. ३, १४, ११; १०,
 ३३, १; ३४, १; जैट. ३, १, २,
 १३; -ष्टम् ऐवा. २, १, ५; तै.
 २, ५, ३, २; जैट. १, १४, ४, २;
 ३, १, २, ३; -ष्टाः ऐवा. २, १,
 १; ३, ३; श. २, ५, १, ४; का. १,
 ४, ३, ४; -ष्टे ऐ. ७, १०; -ष्टौ
 तै. ३, ७, ५, १४.
 निन्विष्टि- ष्टिन् जैट. ३, १, २,
 १३.
 निन्वेशन- न्तः श. ७, २, १, २०;
 -न्त् शांवा. १२, ५; श. ९, १,
 २, २, ८; जैट. २, ३, २, २; गो. १,
 १, ९.
 निन्वेशनी- नी तै. ३, १, २, ११;

† III. इत्यस्य 'न्ना' इति मुपा. स्वरौ मुद्रणप्रनादजः । ‡ 'न्ना' मुपा. स्वरदिवन्त्यः । तु. अग्नि-नान्य-
 द्र. । § 'नि' मुपा. स्वरौऽशुद्धः । ¶ 'विदि' इति मुपा. स्वरदिवन्त्यः । || 'ष्टः' इति कालि. मुपा. अपपाठः ।

नि-वेशयत्-

तैआ. १०, १, १०; मं. १, ८, ८;
२, २, ७.

नि-वेशयत्-न् तै. २, ८, ६, १; ३,
१, १, १०; १०, १, २.

नि-वीत(√व्ये)-न्ता: प. ३, ८.

नि/वृत्, निवर्तते श. १०, २, ६, १९;
का. १, ६, ४, ८; निवर्तते तैआ.

१, २, २; निवर्तन्ते तैआ. ८, ४, १;
९, १; तां. ४, ३, १३; गो. १, ५, २, ५;

नि...वर्तन्ते श. १०, २, ६, १९;
निवर्तते जैउ. ४, १०, २, ६; १०;

निवर्तस्व श. ४, ५, ८, ७; निवर्त-

ध्वम् शां. १३, ८; न्यवर्तते ऐ.

७, १९; गो. १, १, ४; निवर्तते

श. २, ३, २, १४.

निवर्तयते श. ५, ५, ३, ६; का. १,
६, ३, १०; तै. १, ५, ६, ६; २, ३,
३, १; निवर्तयते का. १, ६, ४, ६;

७; तै. १, ५, ६, ५; ६; नि...वर्त-

यते श. ५, ५, ३, ६; नि...वर्त-

यते तै. १, ५, ६, ५; ७; २, ३, २;
निवर्तयति शां. ३, ८; तै. १, ५,
५, ४; ५; निवर्तयति तै. १, ५, ६,
५; निवर्तयन्ति तां. ४, ३, १०;

निवर्तये तै. १, ५, ५, १; ३; ५; ७;

निवर्तयामि तै. १, ५, ५, ७; न्यव-

र्तयत तै. २, २, १०, ८; ३, ३, १;
२; न्यवर्तयन्त तै. २, ३, ३, १;

नि...वर्तयन्त तै. १, ५, ६, ४; ३;
न...वर्तयन्त तै. १, ५, ६, ४;

न्यवर्तयन् तै. १, ५, ५, ६; निवर्त-

यत तै. १, ५, ६, ६; ७.

नि-वर्तन-न्म् का. १, ६, ३, १०; १;
-न्स्य का. १, ६, ३, १०.

नि-वृत्त्य श. १२; ८, १, ६.

नि-वृत्ता(←त्त)-न्ता गो. २, ६,
१४; -न्ता: सं. २.

निवृत्त-दाक्षिण(ण→णाम् ऐ.

६, ३५; श. ३, ५, १, २५; गो. २,

६, १४; -णायै श. ३, ५, १, २५.

नि-वृत्ति-न्ति: शांआ. ७, २१.

नि/वृत्, न्यवृत्त ए. ६, ३५.

निवेदयत्-न्दि-न्वेद्य नि/विद् गद्र

निवेशन-शयत्-नि/विश गद्र.

नि-वेष्ट(√वेष्ट)-ष्ट: जैआ. १,
४२५; -ष्टौ जैआ. १, ११९;

४२०; आ. १, ११९.

निवेष्टमान, ना-न्: जैउ. १, १,
२, ६; -ना: जैउ. १, १, २, ७.

नि-वेष्ट्य(√विष्)-म् श. ५, ३, ४, ११

नि/व्यध्, निविध्यन्ति श. ३, ८, १,
१६९; १, २५; निविध्याथ श.

५, ४, १, ९.

नि/व्रश्च्, निवृश्चत तै. ३, ७, ६, १६.

निश-न्शि सा. २, ६, ११; ३, ३, ३; मं.
१, १, १३.

निशा-शायाम् जैउ. ४, ५, १, २.

नि-शस्-न्सा तै. ३, ७, १२, ४.

नि/शृ, निशृगीहि तै. २, ४, ७, ३.

निश्चत्(स्/चत्), निश्च...अचीचते

तैआ. २, ४, १०.

निश्चृत्य(स्/चृत) ऐ. ८, २२.

निश्च्यु(स्/च्यु), निश्च्यवेत् शां.
१८, ३; १९, १०.

नि/श्रि, निश्रयति श. ५, २, १, ९;
निश्रयन्ते श. ३, १, २, १७.

नि-श्रयणी-न्म् श. ५, २, १, ९.

नि/श्लिप्, निश्लिपयेत् श. २, ५, २, १५.

नि-श्लिप-न्प: मं. २, ५, ४.

नि-श्लिसित(√श्वस्)-न्तम्, -न्तानि
श. १४, ५, ४, १०; ७, ३, ११.

नि/ष(←स)ञ्च्, न्यषञ्जि श. ३, ६,
२, ४; ५.

नि-षक्त-न्म् श. १४, ७, २, ८.

नि-षङ्गिन्-न्ङिण: श. १३, ४, २, ५; १.
नि/ष(←स)द्, निषीदति तै. १, ४,
३, १; २; तां. ५, १, १७; नि...
सस्ति श. १, ४, १, २४; तै. ३,

५, २, १; गो. १, १, २९; निषी-

दसि ऐ. ५, २७; ७, ३; तै. ३, ७,
२, ७; निषसाद् ऐ. ८, १३; १८;

शां. ७, ४; १२, ३; श. ५, ४, ४,
५; १२, ८, ३, १०; तै. ३, ६, १०,
३; जै. १३३; १३७; १५१; जैउ.

१, १८, ४, २; निषसाद् तै. २, ४,
६, ११; निषेदु: ऐ. ६, १; श. २, ५,
२, २४; का. १, ५, १, २२; तै. ३,
१०, ९, १४; तैआ. २, ११, १;

१०, १, १; निषेदु: श. २, ५, २,
२; ३, २, ४, ६; १४, १, १, १; का.

१, ५, १, २; जै. १३५; १५६;
१६३; गो. १, ३, २०; निषीदतु

ऐ. १, १६; ८, ११; मं. १, ३, १३;
नि...सदताम् तै. ३, ६, ३, ३;

निषीद श. ७, ५, २, ३२-३६;
निषीदत तां. १२, ५, ५; नि...अ-

सदत् श. ६, ४, २, ७; न्यसीदत्

ऐ. ७, ९; न्यसीद: तै. ३, ६, १०,
१; न्यपद: तै. ३, ७, ८, १.

न्यपादयन्त तै. २, ७, १२, ३.

नि-षण-न्म् श. १, ४, ४, १२.

नि-षद्-न्त् श. ४, ६, ८, १; २.

निषद्-न्म् तै. २, ६, ७, २.

नि-षदन-न्म् श. १३, ८, ३, १.

नि-षद्य ऐ. २, १२; शां. २६, ६; श.
१, ५, १, २६; तै. १, ४, ३, ५, ४,
५; ३, ६, ७, १.

नि-षाद्-न्दा: ऐ. ८, ११; जै. १४४;
-देषु तां. १६, ६, ७; जै. १४४.

नि-षादयत्-न् तै. ३, १०, १, ३.

नि-षाद्य तै. २, २, १, ४.

नि-षीदत्-न् श. ६, ४, ४, १६; १.

नि/ष(←स)च्, नि...असनत् तै.
३, ६, ५, १.

नि/षि(←सि)च्, निषिञ्चत् ऐ. ६,
२७; श. १, ७, ४, ४; गो. २, ६,
८; निषिञ्च शांआ. ३, २;

† 'र्त' इति मुपा. स्वरिचन्त्यः । † 'निषधः' आ. पाठः । † मंसं. ४, १४, १७; इति पाठः । √चयते-

रिति भा. । † 'णिम्' इति अज. मुपा. । † 'नि-' इति मुपा. स्वरोविचार्यः ।

निषिञ्चेत् श. १४, ९, ३, १५-२०. न्यषिञ्चत तां. ८, २, १०. नि-षिक्त- -म् तैआ. १०, १, १६. नि-षेक्तवै जै. १२६. नि/षि(←सि)ध्, नि...सेध श. १, २, १, ४; का. २, १, ४, ३. नि-षि(द्व→)द्वा- -द्वा: श. २, ५, २, २७; का. १, ५, १, २५. नि-षिध्य जै. १३१. नि-षेध- -ध: आ. १, ४२५; ५५५; -धेन तां. १५, ९, ११; १९, ७, १; ४; जै. १३१. निषेध-ब्रह्मसामन्- -मा जै. १३१. नि-षेद्वधु- -द्वधा श. २, ५, २, २७; का. १, ५, १, २५. नि-शुत(√सु)- -तानि ऐ. ८, ५. नि/पे(←से)व्, निषेवसे तैआ. ४, २९, १. निष्कृ- -ष्क: श. ११, ४, १, १; १३, ४, १, ११; तां. १७, १, १४; जै. १४०; जैल. १, १२, १, ८; गो. १, ३, ६; -ष्कम् श. ११, ४, १, ८; १३, ४, १, ७; तैआ. ४, ५, ७; जै. १४०; गो. १, ३, ८; -ष्कस्य जैल. १, १२, १, ७; -ष्का: तै. ३, ७, ५, १३; ६, १; -ष्कान् जै. १३२. निष्क-क(ण्ठ→)ण्ठी- -ण्ठ्य: ऐ. ८, २२. निष्किन्- -ष्की जै. १३४. निष्किनी- -न्य: श. १३, ४, १, ८ निष्काम- -म: श. १४, ७, २, ८. निष्काश-मिश्र- -श्रेण गो. २, १, २३. निष्कास- -स: तै. १, ६, ५, ५; -सम्	ऐ. १, ११; तै. १, ६, ७, ३; -सेन तै. १, ६, ५, ५. निष्क्रीय(←निष्कर)†- -या: तां. १२, ५, १४. निष्कृ(=√कृ), निष्करोति श. १२, ४, २, १; तै. १, ४, ३, ४; ५: ४, ३; ६; निष्कृर्वन्ति तां. १७, ८, ४; निष्कृ- रुत्तम् ऐ. २, २२; निरकुरुताम् ऐ. २, २२. निष्कर्तुं†- -र्ता तैआ. ४, २०, २, तां. ९, १०, १. निष्कृत- -म् एआ. १, १, ४; तां. ६, १०, ८; १४, ३, ४. निष्कृति- -ति: तैआ. १०, ६३, १; -तिम् श. १२, ४, १, २; तै. २, १, ५, ३; -त्यै तै. ३, ४, ४, १; ७, ११, ३. निष्कृत्य श. १२, ५, १, ४. निष्कृत(=√कृत्), निष्कृन्तन्ति श. ११, २, ६, ७; निरकृन्तत् गो. २, १, २; निरकृन्तन् श. १, ७, ४, ४; निर- कृन्तन् श. ११, २, ६, ७. निष्कृप्(=√कृप्), निष्कृपन्ति श. ४, ५, २, १०. निष्केवल्य, ल्या(=सुकेवल)- -ल्य: श. २, २, ३, ६; ४, ५, ४, ८; ५, १, ३, ४: ४, २; ३, ५, २; का. १, २, ३, १३; -ल्यम् ऐ. ३, २१; २४; ४, १४; ८, २; शां. १५, ४; ५; १९, ९; १०; २०, २; ३; ४; २१, २; ३; ४; २२, १, २; ८; २३, २; ७; २४, ६; ७; ८; २५, ११; २७, २; २८, ९; श. २, २, ३, १६; ३, ६, १, २३; ४, ३, ३, ६४; ५, ४, ८; ५, १, ३, ४; ४, २; ३, ५, २; ८, ६, १, ८; १३, ५, १, १०; १४,	३, १, २९; का. १, २, ३, १३; गो. १, ३, ५; २, ३, १२; -ल्यस्य ऐ. ३, २२; शां. १५, ४; गो. २, ३, १२; -ल्या शां. १९, ९; -ल्यानाम् शां. २६, १२; १६; -ल्यानि तां. ७, ८, ५; गो. २, ३, २३; -ल्याय ऐआ. ५, १, ५; -ल्ये ऐ. ३, २०; ऐआ. १, ५, २; शां. १५, ५; २६, १६; श. ४, ४, २, ३; -ल्येन श. ८, ६, १, ८; -ल्येषु शां. २४, ४. निष्केवल्य-त्व- -म् शां. १५, ४. निष्केवल्य-मस्त्वतीय- -यप्रो: ऐ. ४, ३०; शां. २६, ९; १२; -ये ऐ. २, ३१; शां. २२, १; २४, २. निष्कम्(=√कृम्), निष्कामति श. ४, २, १, १४; निष्कामति श. ३, ९, २, १४; १५; ३, १७; ५, १, ५, २८; ११, २, ७, ३२; १४, ३, १, ३३; ७, २, ३; निस्...कामति श. ४, ३, १, ९; निष्कामत: श. ४, २, १, १८; ५, १, ५, २८; निस्...कामत: श. ४, २, ४, २२; निष्कामन्ति श. ३, ९, ३, १७; ४, ४, ५, ९; १४, ३, १, १३; तै. १, ६, ९, ७; ८; निष्क- मन्ति श. ४, ४, ५, २३; का. १, ६, २, ८; निष्ककाम श. ११, ४, १, ८; गो. १, ३, ८; निष्कामेत् प. ३, १; निष्कामेताम् श. ४, ३, १, ९. निष्कामयन्ति श. ३, ५, ३, १३. निष्कम्य ऐआ. ५, १, १; २; का. १, ६, १, २४. निष्क्री(=√क्री), निष्क्रीगीते ऐ. २, ३; श. ३, ३, ४, २१; ६, २, १६; ११, १, ८, ५; ७, १, ३; तै. १, ४, ४, ३; ६;
---	--	---

† 'प' इति M.w. मैसं. द्र. । † 'निष्करशाखासम्बन्धिनः' इति सा. तथा सति निष्करीया इत्येव
माधीयान् स्यादिति C. वयश्च । 'निष्करीयाः' 'निष्करणीयाः' इत्यपि पाठान्तराणीति C. । § ऋ. (इष्कर्ता) इति मुपा.)
८, १, १२; साम. १, ३, १, २; अ. १४, २, ४७; मैसं ४, ९, १२; । मा. साधारणार्थे तृन्प्रत्यये पा. ६, २, ५०; इत्यने-
नास्य पूर्वपदप्रकृतिस्वरत्वमाह । तथैव च GG. । मा. व्याख्यानं नर्वत्र भ्रान्तिजनकम् । P.w. G.w. M.w.
प्रभृतीनामत्र गर्भया मौनावलम्बनं चिन्त्यम् । C. व्याख्यानं च क्रियापदमिदं तत्प्रतीयते । ष्-ष्के- इति अज. मुपा.
स्वरोऽशुद्धः ।

७,७; गो. २,३,१८; १९; निष्क्री- णाति शां. १५, १; श. ५, ५, १, २-७; ११, १, ८, ५; ६; निष्क्री- णामि श. ५, १, ५, २८; निष्क्रे- प्यामहे श. ३, ३, ४, २२; निष्क्री- णीष्व श. ३, ६, २, ८; निष्क्रीणै ऐ. ७, १५; निष्क्रीणानि जै. १२४; निष्क्रीणीत श. ३, ६, २, १५; १६; ११, १, ८, ४; ५; गो. १, ५, ८; निष्क्रीणीयात् ऐ. १, २७; गो. २, ३, १८.	निष्टि- -प्याः तैआ. १०, ११, २१. निष्ट्य(-स्+त्यप्)- -प्यः श. ३, ५, ४; १०; तै. २, ४, १, २; ३, ७, ६, १७; तैआ २, ५, २; -प्याः श. १, ६, ४, १७. निष्ट्या- -प्या तै. १, ५, १, ३; २, २; ३, १, १, ११; -प्याःऽइव तां. ९, १०, ११; -प्यायाम् तै. ३, १, १, १०; -प्यायाम् तै. १, ५, २, ३; -प्यायै तै. ३, १, ४, १३. निष्ट्यै(-स्/स्यै), निष्ट्यायताम् श. ३, ८, २, ९; १४, ३, १, ४; ६; ८; तै. ३, ७, १३, १.	४, ३, ७; ७, ५, १, ३३; १०, २, २, १८; निष्पेदे श. १, ४, १, १३; निष्प्याते श. १, ४, १, १०; १८. निष्पादि श. १, ४, १, १९. निष्पादपति श. ११, ५, ७, १. निष्पद्- -त् तैआ. ४, ३, १; ५, ३, ५. निष्पा(-स्/पा), निष्पपौ जै. १९८; निष्पीत- -तः श. १, ६, ३, १६. निष्पुरीपीभाव- -वः सा. १, ५, १३. निष्पू(-स्/पू), निष्पुनाति श. १, १, ४, २, १; का. २, १, ३, २२. निष्पू(-स्/पू), निष्पर श. ३, ९, ४, २१; निष्पू...पिपृतात् तै. २, ८, ७, २. निष्पेष्ट्वे(-स्/पिप्) श. ३, १, २, १९. निष्प्यूत(√सिन्)- -तः श. ६, ७, १, ६; ७; -तानि श. ५, ३, ५, २०. निष्प्व(←स्व)प्, निष्प्वयति का. १, ६, २, ८; निष्प्वापयति श. २, ६, २, १७; निष्प्व...अस्वापयः तै. २, ५, ८, ११. नि-सर्(√स)- -म् तै. ३, ४, १०, १. निस्तान्तव(-स्←तन्तु)- -वः सा. २, ४, ९. नि/स्पृश, निस्पृशन्ति जै. २, ४, ३, १. नि/सु, निस्त्रवति श. १, ७, ४, १०. नि-स्त्रनु- -नः तैआ. २, ४, १. नि-स्वरितोस्(ः) जै. ३६. नि/हन्, निहन्ति श. ३, ५, १, १- ६; जै. १४०; नि...हंसि ऐ. १, १६; तै. २, ४, १, ७; निहन्त्यात्
निष्क्रीत- -तः श. ११, १, ८, ६. निष्क्रीति- -त्या श. ११, १, ८, ६. निष्क्रीय शां. १०, ३; १३, ३; तै. १, ३, १०, २; ७, ५, १. निष्खन्(-स्/खन्), निष्खनन्, निर- खनन् श. ७, ५, २, ५२. निष्खान्त- -ताः जै. ४, ११, ३, ९. निष्क्ष्(-स्/तक्ष्), निष्प्तक्ष्ः तै. २, ८, ९, ६; ७; तैआ. १०, १०, ३; निरतक्षत ऐ. ३, १२; शां. १४, ३. निष्प्य(-स्/तप्), निष्प्यति तै. २, १, ३, ५; ४, ८; तां. ६, १०, २; १६, ५, १०; १७, ६, ४; निष्प्यतः तां. २, १७, २; ४; निष्प्यामि तै. ३, ३, १, १; निष्प्येत् तै. १, १, ९, ९; तां. २, १७, २; १७, ६, ४. निष्प्यन्त- -न्तम् श. १, १, २, २; ३, १, ४; का. २, १, २, ४; २, ४, ४; -न्ताः श. १, १, २, २; ३, १, ४; का. २, १, २, ४; २, ४, ४. निष्प्यर्क(-स्/१कृत्)- -म् ऐआ. ५, १, ३.	निष्ठा(-स्/स्था), निष्ठापयति श. ६, ५, २, २०; निष्ठापयन् श. ६, ५, २, २०. निष्ठाप्य श. १४, ९, ४, ८; ९; १०; २०. निष्ठा-व- -वः ऐ. ५, १४; जै. १८६; -वम् ऐ. ५, १४. निष्ठित- -तः शां. १०, १; -तम् श. ३, ५, ३, २५; ६, १, २५; २६; १०, ३, ५, १६; १४, १, २, १७; -ते ऐआ. ५, १, ४; -तेषु श. १३, ५, २, २. निष्ठीव्(-स्/छि[→ष्टी]व्), निष्ठीवति गो. १, २, ७; निष्ठीवानि श. १४, १, १, ३३; निष्ठीवत् श. ५, ५, ४, १०; निष्ठीवत् श. ५, ५, ४, २२; तै. १, ८, ५, १; निष्ठीवेत् श. ४, १, ३, ९; १४, १, १, ३३; तैआ. १, २६, ७; गो. १, २, ७; निष्ठीविषम् गो. १, २, ७. निष्पद्(-स्/पद्), निष्पद्यते श. ६,	

अत ऊर्ध्वम् पा इतिकारं पूरयित्वास्य वाक्यस्याग्रिमेण वाक्येनैकार्थता द्र. । मा. तु 'निष्प्या(नि/स्यै+
अह्)' शब्दं तदर्थपरकमेव मत्वा तस्य प. १ 'सुवां सुलुक्' इत्याकार इति व्याचरयौ । ϕ = य. ५, २३; 'निम्'
उपसर्गात् 'निसोर्गेत' इति पा. ४, २, १०; वा. ४; इति 'निर्गतो वर्णाश्रमेभ्यो निष्प्यः चाण्डालादिरिति
काशिका तर्थेव सा. म. च । भा. उ. म. तु 'निष्पू/स्यायते' इत्याहुः । द. च/निशनेरौणादिकः 'त' प्रत्ययस्ततो
यदित्याह । तदेतदुत्तरसुमयमपि स्वरविरोधात्सास्मद्गुणिकम् । पूर्वन्तु 'अमात्य' इत्यत्र त्यपा साहचर्यात्
स्वरानुसंधान्य प्रकरणसङ्गतमिति । 'निष्प्य-' इत्यस्य बहुवचनान्तमिति C. अनुवादतोऽभ्युपगम्यते । सा. तु. 'निष्प'
शब्दस्य पञ्चम्येकवचनमिति व्याचक्षाण इव प्रतीयत । निश्चयस्तु विगन्धिदिमर्शापेक्षः ।

ऐ. ५, १५; निहन्याताम् ऐ. १, २९.
 निहत-रजस्क,स्का- -स्कस्य, -स्कायै
 जै. १८२.
 नि-हृत्य श. १४, ७, २, ४; ५; सा. १,
 ७, ४.
 ?नि-हन- -ने तैआ. १, ७, ३.
 नि-हनिष्यत्- -न्तः ऐ. २, ११.
 नि-हन्तुम् श. १, १, ४, १७; का. २,
 १, ३, १९.
 नि-हव(√ह्वे)- -वः तां. ५, ८, २; १५,
 ५, २२; आ.जैआ. १, ३, १३; -वम्
 तां. १५, ५, २४; ष. १, २; -वे मं.
 २, ६, ९; -वेन तां. ५, ४, ५.
 नि/रहा, नि...जिहते तै. २, ४, ४, ३;
 नि...जिहत, निजिहताम् शां.
 २८, ५.
 निहार- नि/हृ द्र.
 नि-हित, ता(√धा)- -तः श. ५, १, ४,
 १०; ४, ५, १५; ८, ६, ३, २०; ९, २,
 ३, १८; १४, २, १, १५; का. २,
 १, ३, १०; ४, १२; तै. २, १, १०,
 १, २, ४, ५, ७; ६, ६; तैआ. ३, ११,
 ३; १०, १०, १; -तम् ऐ. १, ६;
 ऐआ. १, ३, ३; श. १, ३, २, १५;
 ३, १, २, १९; ५, ४, १, ९; १४, ५,
 २, ४; ५; तै. २, ८, ८, २; तैआ.
 ३, ११, ३; ८, १, १; १०, १, ३; १०,
 ३; जै. १८०; गो. १, ५, २४; -ता
 ऐ. ४, २५; श. ४, १, ३, १७; ५, ४,
 ३, २७; ६, ३, ३, ५; का. २, १, ४, ५,
 तै. २, ८, ८, ६; तैआ. १०, १, ४;
 जैउ. १, १, ७, ३; ४; १३, १, १;
 -ताः शां. २८, ६; तैआ. १०,
 १०, १; -तान् मं. २, ३, १८;
 -तासः तैआ. १, ११, २; -ते श.
 १, २, ५, २०; ३, ६, ३, १२; का.
 २, २, ३, २०.
 निहित-भाग- -गः तै. १, ६,

७, ३.
 निहित-वत्- -ता शां. ९, २.
 नि/हृ, निहरति तां. १९, ४, ३; ४;
 निहरामि का. १, ५, २, १८; निह-
 रामः तै. ३, ७, ९, ८; निहरासि
 का. १, ५, २, १८; निहराणि श.
 २, ५, ३, १९.
 नि-हार- -म् श. २, ५, ३, १९; का.
 १, ५, १, १८. नीहार- द्र.
 नि/हृष्, नि...हृष्यति ऐ. ३, ४.
 नि/हृत्, निहृत्ते श. १, ५, १, ४; ५; ५;
 १५; निहृत्ते श. १, १, २, १०; ३,
 १०; ३, १, १७; ४, २, ४; ५, १; २; ४;
 ५; १०; १२; १५; १६; २५; २८; २,
 ४, २, ११; ३, २, १, ८; ८, २, २; १९;
 ६, ७, ३, १३; १६; ८, २, ८; ७, २,
 १, १८; ५, २, ३, ८; ९, १, २, ६; ५,
 १, ५; १४, १, ३, २४; २, २, २, ३;
 का. १, ३, ३, १०; ६, १, २५; २, १,
 २, १०; ३, ५, २, ४, १४; निहृत्वाते
 श. ४, २, १, १५; निहृत्वाते ऐ.
 १, २६; श. २, ६, १, ३७; ३, ४, ३,
 १९; २१; नि...हृत्वाते श. १३,
 २, ८, ४; तै. १, ४, ६, ७; ६, ९, ८;
 निहृत्वाते ऐ. ७, १७; निहृत्वाते
 निहृत्वाते श. ३, ४, ३,
 २०.
 नि-हृवा(-वऽअ)-भि-निहनव- -वौ
 आ. २, २२, ११; जैआ. २, ८, १.
 नि-हृत्त्य तै. २, ७, ५, २.
 नि-हृत्वान- -म् तां. ८, ६, १२.
 नि/हृ, निहृयन्ते ऐ. ६, ६; १८; २१;
 निहृयेत जै. २११; निहृये तै. २,
 ४, ३, ७.
 √नी, नृयति ऐ. १, ८; ५, २८; शां. २,
 २; श. ४, ५, ८, १; तै. १, १, ५,
 ५; ६; ३, ८, २, २, २; नृयति श. ४,
 ३, ५; ६, ८, १; ६, ६, २, ४; १३,

१, ६, १; २, ३, २, २; ८, ३; तै. ३, ८,
 ४, १०; २, २, २; तां. २१, १, १०;
 जैउ. १, ११, १, ४; मं. १, ५, २; गो.
 २, ३, १७; नृयन्ति ऐ. २, ११;
 शां. १५, १; श. १, २, ३, १; २,
 २, ३, २, २; ३, ६, १, २, ९; ८, १,
 १०; ९, १, २, ४; तै. १, २, २, ३; ५;
 ३, ६, ६; ८, ८, २; नृयन्ति श. २,
 १, ४, १८; ३, ८, १, ९; ९, १, २, ४;
 ७, ३, २, १०; ११; ११, ७, २, ४; तै.
 १, ६, १०, १; २, ८, ७, ४; ३, २, ५,
 ३; ३, ६, १; ११, ९, ९; तां. ७, ४,
 ८; ८, ८, २६; १२, ९, २४; १३, ३,
 २६; ९, २, ९; १८, ८, १०; २४, १, ६;
 २५, १०, ६; जैउ. ३, ४, ३, ४; ५;
 नेषि ऐ. ६, २२; नृयामि श.
 ३, ८, २, १५; मं. १, ५, २; नृयामः
 ऐ. ६, ३५; निनाय ऐ. ६, २४;
 श. ४, ३, ३, ५; निन्युः शां. ३०,
 ६; गो. २, ६, १४; नृयात् तां. १८,
 ९, १३; नेषत् ऐ. २, ३८; तै. २,
 ४, १, ६; तैआ. ६, १, १; मं. २,
 १, ९; नृयतु ऐ. ६, ६; तै. २, २, ५,
 २; ८, ८, १०; ३, ३, ११, ४;
 तैआ. ३, १०, १, ४; तां. १, ८, २;
 ३; ४; ८; १०-१२; १४-१६; मं.
 १, २, ६-१२; गो. २, ५, १२;
 नृयन्तु श. १४, १, २, १५; तै. ३,
 ७, १०, ३; तैआ. ४, २, २; ५, २,
 ७; नृयस्व मं. १, ६, १६; नृय ऐ.
 १, ९; २८; श. ३, ६, ३, ११; ४, ३,
 ४, १२; १४, ८, ३, १; तै. २,
 ८, २, ३; तैआ. १, ८, ८; नृय श.
 ८, ६, ३, २४; ९, २, २, ७; ५, १,
 ४८; तैआ. ४, ३०, १; ३४, १; जै.
 १२७; नृयतम् श. ३, ५, ३, १७;
 मं. १, ७, १२; नृयत श. १,
 १, ३, ७; ३, ६, १, २९; ९, ४, १६;

† स्वरो विचारोपेक्षः । ‡ 'निहृवते' इति मुपा. १ । § निहृवे इति H. मुपा. १ ॥ तै. सं. ५, ६, ८, ६;
 इत्यत्र 'नेता नेपदिति' पाठः । 'नीथानि नेपदिति' मुपाठे सा. पदविभागाश्चिन्त्यः । नीथानेपदिति Kt(तै. सं.
 टि.) सम्मतोऽपि मुपा. शुचिन्त्यः । ऐ. -पदसूचितिप्पण्यौ भ्रमजन्ये एवान्योन्यविरोधात् ।

का. २, १, ३, ५; तै. ३, २, ५, ३;
३, ६, १; गो. २, २, ११; नयानि
शां. १५, १; नयत् तै. २, ५, ८,
१०; अनयत् तै. २, २, ५, १; अनयत्
तै. ३, ११, ८, ७; अनयन् ऐ.
२, १९; ६, ३५; श. ४, ३, ४,
२१; तै. ३, ९, २१, १; गो. २, ६,
१३; १४; नयेत् श. ४, ५, ८, ४;
१६; ११, ७, २, ५; नयेत् श. १३,
२, ३, २; तै. ३, १२, ५, ११; नयेयुः
शां. १८, १२; तै. ३, ११, ९, ८;
अनेष्ट तै. ३, ९, २१, १; नैष्ट श.
३, २, ४, ४; अनैपीत् श. ११, ७,
२, ४; नैः तै. ४, २०, २; अने-
प्यत् तै. ३, ११, ८, ७.
नीयते तै. १, २, ३; गो. १, १,
३५; नीयन्ते ऐ. ३, २५; ५, ३४;
शां. १५, १; २९, २; श. ४, ३, ३,
५; ११, ७, २, ५; तै. २, ७, १, ३; ३,
३, ८, ११; नीयन्ते तै. ३, ३, ८, ८;
जै. १०२; गो. १, ३, ४; २, ३,
१७.
निनीपते शां. ५, ८; निनीपसि
ऐ. ६, ३०; गो. २, ६, ८; निनी-
पामि ऐ. ६, ३०; गो. २, ६, ९.
नीत- नःऽइव ऐ. २, २; -ताः ऐ.
५, २८; -तौ जै. १, ३३७.
नीत-मिश्र- -श्रेण तै. १, ४, ७, ७.
नीत-वत्(मतुप्)- न्त शां. २६,
१०.
नीत-वती- -त्यः शां. ७, ८.
नीयमान, ना- -नः ऐ. २, ६; -नाः
गो. १, ५, २५; -नासु तै. ३, ११,
८, १; ९, ८. नेतुम्, नेत्- अद्र.
नी(नि/इ), न्येति ऐ. ५, ३३; श.
१, ४, ३, २२; १४, ७, १, ५;
४१; न्येति श. १, ४, ३, २२; १४,

७, २, १; जै. १४४; जै. २, ४,
३, ३; ५; ३, ४, २, ७; गो. १,
३, २; ३; नियन्ति ऐ. ४, २६; तै.
१, ४, ६, ५; ७, १; गो. १, ३, २;
३; न्येतु जै. २, ४, ३, ५;
नीयात् शां. ४, १; जै. २, ४,
३, ३.
नीत्य श. १४, ७, २, १.
नीकाम-रूपिन्- पी तै. १०, ५.
नीच्(नि/अच्)- -चैः तै. ३, ७, ६,
१६; गो. १, १, २८; ३, ७; ९;
-चैःऽइव श. १, ८, ३, १४.
नीचैस्तराम् ऐ. ३, २४; गो. २, ३,
३; २२; नीचैस्तराम्ऽइव ऐ. ३,
२४. नीचा, नीची- न्यञ्च्- अद्र.
नीच्या- -च्यानाम् ऐ. ८, १४.
नीढ- -ढः श. १, १, २, ९; का. २,
१, २, ९; -डे श. ३, ३, ४, १; ६,
३, १८.
नीथ(√नी)- -थानि ऐ. २, ३८.
नील- -लः ऐ. ३, २, ४; -लःऽइव
शां. ८, ७; -लम् श. १४, ७,
२, १२; जै. १, ८, २, ७; दै. २,
२; -लस्य श. १४, ७, १, २०; ७;
-ले शां. ५, ११.
नील-तोयद-मध्य(स्थ→)स्था-
-स्था तै. १०, ११, २.
नील-पृष्ट- -म् तै. २, ५, ५, ४.
नील-लोहित- -त्त श. ९, १, १,
२४.
नीला(-लऽअ)-चि- -चिः तै. १,
९, १.
नीवार- -राः श. ५, १, ४, १४; ३,
३, ५; तै. १, ३, ६, ८; -राणाम्,
-रान् तै. १, ३, ६, ७.
नीवार-त्व- -म् तै. १, ३, ६, ७.
नीवार-श्रूक-वैत्(वतिः) तै. १०,

११, २.
नीवि-वी- -विः श. २, ४, २, २४; ६,
१, ४२; ३, १, २, १८; २, १, १५;
का. १, ३, ३, २०; ६, १, २८;
-विम् श. २, ४, २, २४; ६, १,
४२; ३, २, १, १५; का. १, ३, ३,
२०; ६, १, २८; -वीऽइव ऐ. ६,
३२; -व्याम् जै. १६०.
नीवि-दघ्न- -घ्नः गो. १, ५, २.
नी(-नि)हार(√ह)- -रः तै. ३,
१२, ७, ३; तै. १, १०, ७; ६,
४, १; -रे जै. १८२. निहार- गद्र.
नुऽ ऐ. १, १३; २१; २, २०; ४०; ४१;
ऐ. २, ४, १; ४, ३; ५, १; ३, १,
१; २; शां. २, ९; १३, ४; २६, १४;
२७, ६; २८, २; शां. ७, २; ९;
१०; ११; १२, २; श. १, ६, १, ४;
१९; २, ६; ९, १, २१; २, २७; का.
१, १, ३, ७; ४, १; ४, २, १; ५; ३, २;
तै. १, १, ३, ९; २, १, १०; ३, ५, २;
४, १, ३; २, १, १, १; तै. १, ३, १;
२७, १; ६; ३, १८, १; ६, १, १; तां.
६, ५, १६; २१; ९, २२; ७, ४, ५; ६
जै. ११; १७; १८; ३०; ३८; जै.
१, ३, २, ८; ३, २; ४; २, १, १, ८;
११; प. १, ६; ७; मं. १, २, ३; ४;
२, २, ९; ८, १५; सा. १, १, १५;
१७; ५, १३; ३, ६, ५; गो. १, १, ३१;
२, ५; ३, २; ४, १७.
√नु(→नू), अनूपत तै. १, ५, ८, २.
√सुद्, सुदते ऐ. २, २; ७; ३, १४; ८,
२४; शां. ३, २; ७; १०; ८, ८; १२,
२; श. १, ९, ३, ११; तै. २, ७, १८, ५;
तां. ११, ५, ९; १६, २, ३; जै. ७८;
१३७; जै. १, ४, २, ५; २, ३, २,
९; सा. ३, १, ५-७; सुदन्ते ऐ.
८, २४; श. ८, ५, ३, ८; सुदामि

¶ 'अनैः' इति पदविभागं कुर्वन् सा. चिन्त्यः । माड्योगेऽडभावात् तु. भा. ।] तायते ङि. मुपा. ।
ऽअनुतोदौ. आ. पाठः । † 'नीची' इति मुपा. सुतरां भ्रष्टः । [निपत्-पदगता टि. द्र. । ७ ' -ल' इति मुपा. स्वर-
दिचन्त्यः । ¶ 'नीलम्' इति तैसं. (३, १, १, २.) पाठः । [संहितायां क्वचित् 'नू' इति दीर्घोऽपि द्र. । ['नुकम्=सुखम्'
इति भा. चिन्त्यः । तु. क्र. १०, १५७, १ ।

तै. ३, १, २, ३; सुत्तुदे ऐ. ६, ७;
 जै. १३७; जैज. २, ३, २, ८; गो.
 २, ५, १३; नोत्स्यावहै ऐ. ३, ५०^३;
 सुदताम् शांआ. १२, २; तै. ३,
 १, १, ४; सुदेताम् ऐ. ३, ५०^३;
 सुदस्व तै. २, ४, १, ३; तैआ. २, ५,
 २^३; अनुदत्त ऐ. ३, २०^३; जैज. २, ३,
 २, ३; अनुदन्त ऐ. १, १३^३; २३;
 ४, ५०; शां. ३, २; ७, १; १०; ८,
 ८; १२, २; श. १३, ८, १, ५; २,
 १; तां. ११, ५, ९; १६, २, २; जैज.
 १, ४, २, ४; गो. २, ५, १^३; सुदेय
 जैज. २, ३, १, ११; अनुत्त श.
 ११, ५, ५, ८; ९; अनुद्ध्वम् श.
 ११, ५, ५, ९.
 नोनुद्यन्ते गो. २, १, ८^३.
 सुत्त-त्तः श. १, ६, ३, १३; -त्ताः
 ऐ. १, २३^३; तै. २, ४, ६, ८.
 सुत्वा जैज. ३, ६, १, ७; सुत्वाऽसुत्वा
 मं. १, ५, १.
 सुदमान-नः, -नाः गो. २, २, ७;
 -नै तै. ३, ७, ६, ७.
 सुद-वादिच्-दी शांआ. १२, २.
 सुद्यमान-नः तैआ. १, ३, २.
 सुविज-म(त्→)ती-तीऽइव तां.
 २५, १०, ११.
 सुलम्ब-म्बऽइव तां. २०, १२, ५.
 सुतन-नम् तै. ३, ७, १२, ५; ६;
 -नाः श. ७, १, १, २; तै. १, २,
 १, १६; तैआ. १, २७, ५; ६, ६,
 १; गो. १, ५, २५^३; -नाय श.
 ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४.
 सूतम् ऐ. १, २२; ३, २०; ५, १; १२;
 २०; ६, २३; ७, १६; ऐआ. १, २, १;
 ४, १, १; ५, २, २; ५; शां. १५, २;
 २६, १३; श. १, ४, १, १६; ७,
 ४, ३; ४, ६; ७; २, ३, ४, ३; ६, १,
 ३८; ४, १, २, ४; का. १, ४, १,
 २२; ६, १, २५; तै. २, ४, ३, ७;
 ८, ७, ३; ३, ६, ११, १; १३, १; तां.

१३, २, ४; जै. १३६; १३७; १८६;
 जैज. ३, २, ३, ६; ४, १०, २, १;
 ष. ३, ७; गो. १, ५, ११; २, ६, ५.
 नू- → ०नरः ऐ. ४, ३०^३; शां. २०,
 २; २२, १; ३०, ७; तै. १, ५, ९, ८;
 तां. ६, ९, १; जैज. ३, ७, १, ६; ७;
 नरः ऐ. २, ४; ३, ३४; ५, ५^३; ६,
 ६; २७; ३२; ऐआ. १, १, २; १, २,
 ४; शां. २२, ७; ९; २४, ७; २५, २;
 ११; २६, ११; १५; शांआ. १, २^३;
 श. १, ८, २, १२; ६, ७, ३, ११;
 ७, ५, २, ३९; ९, २, १, ८; ३, १,
 ३-६; तै. २, ४, १, १०; ३, १;
 ६, २; ८, १, १; २, ५; ७, १; ३, ६,
 १०, १; १२, १; ७, १३, १; ११, ६,
 ३; तां. ४, ७, ७; ६, ९, २; ११, ९,
 ३; १२, १०, २; १६, ११, २; जै.
 ४४; सा. १, ४, १४; २, १, ५; २,
 ३; ३, ७, ९; गो. २, ५, १२; ६, ८;
 ०नरा श. १४, ५, ५, १६; तै. २,
 ६, १३, ३; ८, ४, ६; नरे तै. ३,
 ७, १०, ६; नृ तैआ. १, २७, ६^३;
 नृणाम् ऐआ. १, ३, ७; ५, १, ६;
 तै. २, ४, ७, ३; ७, ५, २; नृभिः॥
 तै. २, ५, ५, २; ८, १०; ७, १३, ३;
 ८, ५, ३; ९, ८; ३, ७, १३, ४; तां.
 १, ६, ११; गो. २, २, १२; नृभः॥
 ऐ. ३, ३४; तै. २, ८, ५, ८;
 नृन् शां. २४, ९; श. ७, ५, २,
 ३९; तै. १, ३, ९, १; ३, ६, २, १;
 २, २.
 नृ-ग-गस्य आ. १, ५५३.
 नृ-क्षस्-क्षसः श. ८, ४, २, ५;
 -क्षसम् श. १०, २, ६, ६; तैआ.
 ३, १५, १; १०, १०, २; -क्षसा
 तैआ. ६, ३, १; -क्षसाम् श. ८,
 ४, २, ५; -क्षसे श. १२, ६, १,
 ३१; तै. २, ४, ७, १; -क्षाः श.
 ६, ७, ४, ५^३; ७, १, १, २३^३; १२,
 ६, १, ३१; तै. २, ४, ३, ८; ३, ७,

१३, २; तां. १, ५, ३; ५, १९.
 नृ-तम-मः ऐआ. ५, २, २; -सम्
 ऐआ. १, ३, ७; ५, १, ६; तै. २,
 ४, ४, ३; ८, १, ३.
 नृ-पति-तिः तै. २, ८, ७, ७; -तिम्
 तैआ. ६, ३, २; -न्ते तै. २, ५,
 ८, १०.
 नृ-म्(न→)गस्-गः तां. १, १, ६,
 -गाः श. ६, ७, ४, ३^३; ५^३; १३, १;
 ६, १; गो. २, १, ३.
 नृ-मादन-म् जै. ८१^३.
 नृ-नेघ-घः जै. ६१^३.
 नृ-भेघस्-सम् तां. ८, ८, २२.
 नृम्ग(←त्/नम्ग) -म्गम् शां.
 २७, ४; श. ५, २, १, १५; तैआ.
 ३, १, १; ४, ४०, १^३; -म्गानि श.
 १४, २, २, ३०; -म्गाम्? तैआ. १,
 ६, ३^३.
 नृम्गायि-यि तैआ. ४, ४०, १^३.
 नृ-वत्(वति) ऐ. ५, १८; शां. २१,
 ४; २६, १२; शांआ. १, ३^३; श.
 ४, ३, ३, १८.
 नृ-वत्(मत्तुप्)-वत् तै. २, ७, ५,
 २; ३, ५, ७, ४; ६, १०, ५; -वद्भ्यः
 तै. २, ८, ४, ७; -वन्तः तै. २, ५,
 ५, २; ८, ९, ८.
 नृ-वाहस्-सा तै. ३, ९, ४, ३^३.
 नृ-शंस-सम् तां. १७, २, ४;
 -साः तां. १७, २, १; २.
 नृ-शस्त्र-म् तै. ३, ६, २, १.
 नृ-पुद्(√सद्)-त् ऐ. ४, २०^३;
 ७, १५; श. ५, ४, ३, २२; ९, २,
 १, ८; ६, ७, ३, ११^३; तैआ. १०,
 ५०, १; १०, २; -द्म् श. ५, १,
 २, ४; तै. १, ३, ९, १; -दे श. ९,
 २, १, ८; ९.
 नृ-पृथ-थै तै. २, ८, ५, ७.
 √नृत्, नृत्यते जै. १२८^३; नृत्यति
 श. ३, २, ४, ६; जै. २०५; नृत्य-
 न्ति प. ५, १०; अनुत्त्यत् गो. १,

२, २१; अनर्तात् जै. २०५.
 नृति- -तये तैआ. ६, १०, २.
 नृत्त- -त्ताय तै. ३, ४, २, १;
 १५, १.
 नृत्य- -म् शां. २९, ५.
 नितरसम् गो. २, ६, १४.
 नेतुम् (√नी) गो. २, ६, ८१.
 नेतु- -त्ता ए. ३, १८; ४, २९; ३१;
 ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; शां.
 १२, ७; ऐआ. १, २, १; शां. १५, २;
 श. ४, १, २, १५; १६; ६, ८, १; ७;
 ४, १, ४२; १३, ४, १, १३; तै. ३, ५,
 ७, १; तां. २५, १८, ४; वं. ३; -तार:
 जैड. १, ११, २, ६; -तारम् ऐआ.
 ५, २, १; तैआ. ३, ११, ९; -तु:
 ऐ. ४, ३२; ५, ५; १९; शां. २०,
 ३; श. ३, १, ४, १८; १९; ६, १,
 २१; १३, १, ८, ८.
 नेत्री- -श्रौ मं. १, ७, १२.
 नेतु-म(त्→)ती- -त्यः ऐ. १,
 १०.
 नेर्दा
 नेदिष्ठ(←अन्तिक)- -ष्ठः ऐ. ७, १६;
 का. १, २, ३, ८; तै. २, ३, ११, ४;
 -ष्टम् ऐ. ३, १९; श. १, ६, २,
 ११; २, २, १, २; ३, ९; ५, १, १;
 ३, २, १, ११; ५, २, १८; ५, १, ३,
 ८; २, १, ६; ११, ६, २, ४; १२, १,
 ३, २२; १, ४, ३, १; तै. २, ३, ११,
 ४; तां. ४, २, ३; जैड. २, ५, २,
 १; ४, १०, ४, ३; ३; -ष्टम्ऽश्च
 का. १, २, १, १; -ष्टात् ऐ. ६, ३;
 श. २, २, ३, ९; का. १, २,
 ३, ८.
 नेदिष्ठ-तमाम् श. ५, २, १, ६; †नेदिष्ठ-
 तमाम्ऽश्च श. ३, १, १, ५.
 नेदिष्ठिन्- -ष्टी तां. ९, ८, १.

नेदीयस्- -यः ऐ. ३, १५; ४५; ४,
 २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८;
 २०; ऐआ. १, २, १; शां. १५,
 २; श. ३, १, ४, १५; ७, २, २, ५;
 ९, १, २, ४०; ५, १, ३-५; तै. १, ३,
 १०, ७; तां. ३, ४, १; २; १३, १;
 २; जैड. १, ३, २, ८; ३, २; ४; गो.
 १, १, २६; -यसः श. ९, ५, १,
 ४; ९.
 नेदीयस्ता- -स्तायाम् शां. ७,
 ९; ८, २; २२, ९.
 नेम-धिति- -त्ता शां. २६, १५.
 नेमि(√नम्)- -मिः शांआ. ५, ८; श.
 १, ४, २, १५; तै. २, ५, १, ३, ८,
 ४, ३; ३, ५, ३, २; तां. १०, ५, ७.
 नेष्ट(√नी)§- -ष्टः शां. २८, ५; श.
 ३, ८, २, १; ४, ४, २, १७; -ष्टा ऐ.
 ६, ३; १०-१२; १४; शां. २८, ३;
 श. ३, ३, १, ११; ८, २, १; ९, ३, १६;
 ४, ४, २, १८; ५, १, ५, २८; २,
 १, ८; १२, १, १, ७; ८; तां. २५,
 ४, ५; गो. १, ३, ५; ४, ६; ५, २४;
 २, २, २०; २१; २२; ४, ५; -ष्टारम्
 श. १२, १, १, ९; गो. १, ४, ६;
 -ष्टारा तै. ३, ६, १३, १; -ष्टः
 ऐ. ६, ३; ७, १; शां. १६, ६; श.
 ४, ४, २, १७; १८; तां. १८, ९,
 १६; गो. १, ३, ५; १८; २, ४, ५.
 नेष्टा-पोतु- -त्तारौ तां. २५, १५, ३;
 १८, ४; -तृभ्याम् श. ५, ४, ५,
 २२; तै. १, ८, २, ४.
 नेष्ट्रीय,या- -याः ऐ. ३, ५०:
 -याम् तै. ३, १२, ९, ५; -यायै
 ऐ. ६, १४.
 नेखान्य(←नि/खन्)- -म् ष. ४, ४.
 नेत्तुदार(←नित्तुदार)- -रः तां. २१,
 ४, १३.

नैतन्धव- -वे तां. २५, १३, १.
 नैदाघ(←निदाघ)§- -वे तै. १, ८,
 ४, २.
 नैदाघु§- -वे श. १, ४, १, १६.
 नैदाघीय- -ये तां. २३, १६, ८.
 नैधुवि(←नि-धुव)- -विः, -वेः श.
 १४, ९, ४, ३३.
 नैपातिथ(←नीपातिथि)- -यम् तां.
 १४, १०, ४; आ. जैआ. १, २९७;
 -थे आ. १, २७९; जैआ. १, २७७.
 नैमिषीय(←निमिष)- -यम् सा. १,
 ८, ९७; -याः तां. २५, ६, ४७;
 -याणाम् शां. २६, ५; २८, ४.
 नैयमोध(←न्यमोध)- -धम्ऽ श.
 १२, ७, २, १४; ९, १, ३; सा. ३, १,
 १३; -धानि ऐ. ८, १६; -धेन
 तै. १, ७, ८, ७.
 नैयमोध-पाद- -दम्, -देन श. ५, ३,
 ५, १३.
 नैर्कतु(←निर्कति)- -तः श. ७, २,
 १, ८; १५; -तम् श. ५, २, ३, ३; ३,
 १, १३; ७, २, १, ७; तै. १, ६, १, १;
 ७, ३, ४; तां. २१, १४, १५; -ताः
 श. ७, २, १, ७; -तेन तै. १, ६,
 १, १; -तैः श. ७, २, १, ७.
 नैर्कती- -ती श. ७, २, १, ८; ९,
 १, २, ९; -तीः श. ७, २, १, १;
 ३; ५; -त्यः श. ७, २, १, ३-६;
 -त्याम् श. ७, २, १, ८; ९, १,
 २, ९.
 नैर्दश्य(←निर्दश)- -म् तां. २२,
 १४, २; ३.
 नैवार(←नीवार)- -रः श. ५, १, ४,
 १४; ३, ३, ५; तै. १, ३, ६, ७;
 -रम् श. ५, १, ४, १२; ३, ३, ५;
 तै. ३, १, ४, ६; -रेण तै. १, ३,
 ४, ५.

†'नेतुः' इति मुपा. अपार्थः तु. 'कामान्' इत्यत्र टि.द्र. । †'न । इद्' इति पपा. अनुसरिणी भिन्ने पदे ।
 अस्माभिरप्यत्र प्रायशः पपा.- अनुसरद्भिर्भिन्नतैवास्वाप्नीकृता । उक्ते पदे तु यस्या. द्र. । ‡ W. अज. पुस्तकयोः
 तकाररहितो मुपा. चिन्त्यः । § पा. ३, २, १३५; वा. २ च द्र. । || '-ष्टा' इति मुपा. स्वरः । § अन्-अण्प्रत्यययो-
 र्भेदाद्द्वैविध्यम् । † 'शी' इति मुपा. § 'श्रो' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

नैवि(द→)दी(←निविद्)- दी
शांआ. २,७.
नैषाद्(←निषाद्)- -दः शां. २५,
१५; -दम् तै. ३, ४, ५, १; -दे
शां. २५, १५.
नैषिध(←निषिध)- -धः श. २, ३,
२, १; २.
नोधस्- -धसे तां. ७, १०, १०; -धाः
ऐ. ६, १८; तां. ७, १०, १०; जै.
४०.
नौ, अस्मद्- गद्.
नौ- → नावः ऐ. ६, ६; श. ५, ४, २, ५;
तै. २, ५, ५, ५; ८, ५, ३; गो. २, ५,
१२; नावः श. १, ८, १, ५; २, ३,
३, १५; नावम् ऐ. १, १३; ६, २१;
ऐआ. १, २, ४; श. १, ८, १, ४;
५; ६; १४, ६, ११, १; तैआ. १,
२२, ७; मं. २, ५, १४ जै. ५८;
१६८; गो. २, ६, ३; नावम् इव
ऐ. ४, २०; नाव्या(=वा)तैआ. ६,
११, २; नावा तै. २, ४, १, ५;
तैआ. १०, १, १६; जै. ११२;
नावा इव तैआ. ६, ११, २; १०, १,
१६; नावि तैआ. ४, ११, ७;
नावि इव तै. २, ८, ८, १०; नावौ
ऐ. ४, १३; नौः ऐ. १, १३; ४,
१३; ऐआ. १, २, ४; श. २, ३, ३,
१५; जै. ५८; गो. २, २, ५;
नौभिः तैआ. १, १०, २.
नौ-मण्ड- -ण्डे श. २, ३, ३, १५.
नोधस्(←नोधस्)- -स्म ऐ. ८, १२;
१७; शां. २२, ६; तां. ७, १०,
८; १०; ११, ४, ९; २१, ९, १२;
जै. ३६; ३८; ३९; ४०; ४६; आ.
जंआ. १, २३६; सा. २, ७, १;
-सेन ऐ. ४, २७; तां. ७, १०,

६; जै. ३९; ४०.
न्यक्त- न्यग्रोध- न्यग्रोह- न्यञ्च्- अद्र.
न्यङ्क्षा- -ङ्क्ष तां. १, ७, ५; -ङ्क्षौ
तै. १, ३, ५, ४; २, ७, ८, १; १६, १.
न्यच्(नि/अच्, ञ्च्), न्यचति श. ३,
१, ३, २५; न्यचन्ति श. ३, २, १,
३६; न्यचेत् श. ३, २, १, ३६;
३७.
न्य(निऽअ-)ञ्च्→नीचः श. १०,
५, ५, ४; नीचा श. ४, १, २,
२३; नीचाः श. ४, ६, ४, ४; तै.
२, ४, ७, ३; न्यक्, ग् श. ११,
४, २, ५; ६; १२, ५, १, ९; १२ न्यङ्
ऐ. ७, ३०; श. १०, ५, ५, ७;
जैउ. १, १, ६, १; न्यञ्चः ऐ. ७,
३०, श. १३, २, ७, ३; तां. ६,
२, ८; न्यञ्चम् श. १०, ५, ५, १;
६; ७; जै. ७५; न्यञ्चि श. १०,
५, ५, ७|| न्याचम् अद्र.
नीची- -ची श. १२, ४, १, ६; -चीः
श. १०, ५, ५, ७; -ची इव जै.
१०४.
न्य(निऽअ-)क्त- -क्तः तै. १, ६, ४, २.
न्यक्नाङ्गुलि- -लयः इव, -लिः
इव श. ३, २, १, ६.
न्यग्रोध- -धः ऐ. ७, ३०; ३१; ८,
१६; श. ५, ३, ५, १३; १२, ७, १,
९; १३, २, ७, ३; -धस्य ऐ. ७,
३०; ३१; श. १३, ८, १, १६;
-धाः ऐ. ७, ३०; श. १३, २, ७,
३; -धानाम् ऐ. ७, ३०.
न्यग्रोध-श्ङ्क्ष- -ङ्क्षान् सा. २,
२, १.
न्यग्रोह- -हः, -हम् ऐ. ७, ३०.
न्यञ्चन- -म् जै. १२७.
न्यञ्च्(नि/अञ्च्), न्यञ्चति, न्य-

ञ्चयात्, न्यञ्चयात् श. ६, ६, ४, ५.
न्यक्त, क्ता- -क्तम् श. १, ६, ३, १७; ७,
१, १; २, १, १, १; ३, ३, ४, १०; ५,
२, १८; १४, १, २, १; तै. १, १,
३, ४; ९; २, १, २; ५; ९; २, ५,
१, ३; -क्ता श. ६, ६, ४, ५३.
न्यङ्क्ष- -ङ्क्षः श. १, ८, १, २७; ४,
५, १०, २; ५; तै. ३, ७, ६, २०;
जैउ. १, १४, ४, ५; २, ४, ३, १; ३;
३, ६, ९, ७; -ङ्क्षम् शां. १८, ३;
तै. ३, २, १०, २; जैउ. १, १, ४, २-
५; -ङ्क्षाः ऐ. ६, १४.
न्यञ्जय श. ६, ६, ४, ४.
न्य(निऽअ-)ञ्जलिका- -का तैआ. १,
६, २; -काम् तैआ. १, ६, १.
न्य(निऽअ-)न्त- -न्तेन श. ३, ५,
२, ८.
न्यन्तर- -म् गो. १, ४, २३.
न्यमूच्य जै. २०३.
न्यु(निऽअ-)यन- -म् श. ९, १, २,
२८.
न्य(निऽअ-)र्ण- -र्णः श. १२, ७, १,
१०.
न्य(निऽअ-)र्बुद- -दम् तै. ३, ८, १६;
३; -दाय तै. ३, ८, १६, ३; -दैः
तां. १७, १४, २.
न्यर्बुद-धा जैउ. १, २, ३, ४; ९,
१, ३; २, ५.
न्यर्बुद-याजिन्- -जिनम् तां. १७,
१४, २.
न्यस्(नि/अस्), न्यस्यति तै. ३, ३,
२, ३; न्यस्यति श. ३, २, २,
२१; ३, ३, ७; ७, २, १, १५;
न्यस्यन्ते तैआ. १, ८, ६; न्यास्यन्
जै. १७४; न्यस्येत् श. १३, ८, ३,
१२; तै. १, ६, ८, ८; ३, ३, २, ३.

]भा.चिन्त्यः। ष्क्ते नाव्यायन् इत्यत्र ऋतेन । अव्यायन् इति सा. -पदविभागदिचिन्त्यः । √व्यटि.द्र। †'अङ्' इत्यत्र टि. द्र. । ‡अस्य क्रियाविशेषणत्वेनाव्यायत्वमिति Miv. प्रम्. । ||अज मुपा. । स्वरभावो मुद्रणप्रमादाङ्गैः । § W. इत्यस्य पूर्वपदे 'ब्रते' स्वरिताभिव्यञ्जकविहाभावः प्रामादिकः । †मुपा. दुरधिगम्यः । समान एव स्थले घ. (१२, २, ३, १२;) इत्यत्र 'स्याह्न्यान्यन्तरेण' इति मुपा. स च 'ह्न्यानि । अ-' इति मुबोधः प्रकरणसङ्गतश्च । § 'स्व-' इति मुपा. स्वरधिन्त्यः ।

न्यस्य श. ९, १, २, ३१.
 न्यास-सः तैआ. १०, ६२, १३;
 ६३, १६.
 न्यहन्(निऽअहन्)-हःका. १, २, ३, ७.
 न्याचम्(√अच्+णमुल्) श. ३, ३,
 २, १४^३; १५^३; १६^३.
 न्याद्यु(निऽथा/घृ), नि...आ...दध्रे
 तै. २, ४, ५, १.
 न्या(निऽआ)/प्लु, न्याप्लवते श. १,
 ६, ४, १८.
 न्यायु(नि/इ)-यात् ऐ. ७, १७;
 शां. २९, २.
 न्यायम्(णमुल्) गो. २, ६, १२.
 न्यास-न्यस् गद्र.
 न्युन्द(नि/उन्द), न्युनक्ति, न्युनक्ति
 तै. ३, ८, २, ३.
 न्यु(त्त→)त्ता-त्ता श. ६, ६, २,
 १३; -त्ताः श. ९, २, २, ३, ७.
 न्युन्दमान-नः शां. १६, ७.
 न्युस-न्युप्य, नि/वप् गद्र.
 न्युञ्ज(नि/उञ्ज), न्युञ्जन् ऐ. ७, ३०.
 न्युञ्ज-ञ्जाः ऐ. ७, ३०.
 न्युञ्जित(त→)ता-ता जै. १०४.
 न्युङ्क्ष-ङ्क्षः ऐ. ५, ३; ६, २९; ३०;
 ३२^५; ३६; शां. २२, ६; ८^३;
 २५, १३; ३०, ५; गो. २,
 ६, ८; १२; -ङ्खम् ऐ. ५, ३^३;
 शां. २२, ८^३; ३०, ५; -ङ्खाः शां.
 २२, ८.
 न्युङ्ख-निनर्द-र्दान् गो. २, ६, १२.
 न्युङ्ख-मानक-कऽइव शां. २५,
 १३; ३०, ८.
 √न्युङ्खि, न्युङ्खयति ऐ. ५, ३^३; ६,
 २९; ३०; ३६; शां. २२, ६; २५,
 ११; १३; ३०, ८; गो. २, ६, ८;
 न्युङ्खयन्ति ऐ. ५, ३^३; न्युङ्ख-
 यानि ऐ. ६, ३२^३; न्युङ्खयत्
 ऐ. ५, ३^३; ६, ३२^३; शां. २२,
 ८^३; २५, १३^३.
 न्युङ्खयितुम् शां. २५, १३.

न्यु(निऽऊ-न, ना-नम् ऐ. ३, ४६;
 ऐआ. १, ४, २; शां. ११, ६; श.
 २, १, १, १३; ६, ३, ३, २६;
 १०, २, ३, १६; ११, ४, ४,
 ८; ९; १४, ९, ४, २४; का. १, १,
 १, ९; तै. ३, १०, ३, १; जै. १२९^३;
 १३०; -नया तै. २, २, १, २;
 -नस्य श. ९, ५, २, १; -नाः ऐ.
 ६, ९^३; -नात् ऐ. ६, ९; श. २, १,
 १, १३; ५, १, २०^३; ११, १, २, ४;
 का. १, १, १, ९; ४, ३, १६; ५, १,
 ३६; तै. २, २, १, ३; -नान् जै.
 १३०; -नानि जै. १६४^३; -नाम्
 श. २, ५, १, २०; ११, १, २, ४;
 का. १, ४, ३, १६; -ने ऐ. ६,
 ९^३; ऐआ. १, १, २^३; ३, ७^३; शां.
 ११, ६; जै. ८९; प. ४, ६.
 न्युना(नऽअ-क्ष(र→)रा-रा
 ऐआ. १, १, २; श. १०, ३,
 २, १३; -रे ऐआ. १, ३, ७.
 न्युच्छ(नि/कच्छ), न्युच्छति श. २,
 ३, ४, ९.
 न्युष्(नि/कृष्), न्युष्मि श. ६,
 ६, २, ९; न्युष्त श. ३, ८, ४, ५.
 न्युह(नि/ऊह), न्योहन्त तां. १३,
 ६, १३.
 न्यो(निऽओ-कस्-सऽइव ऐ. ५,
 २८.
 न्यै(नुऽजै) शां. १२, ३; ४; श. १२, ४,
 १, ३; ३, ७; ८; ५, १, १७; जै. ६;
 १६६; १९२.

—:—

प

प- पऽइति जै. ३, १, ५, ६.
 पक्तवे(√पस्) तैआ. ६, ४, १.
 पक्ति-क्तीः तै. ३, ६, १५, १^३.
 पक्तु-क्ता श. १०, ४, २, १९.
 पक्त्वा श. १, २, १, ४; ६, ६, ४, ९;
 का. २, १, ४, ३; गो. २, ४, ९.

पक्थ-क्थस्य आ. १, ११०^३; ४०८^३;
 जैआ. १, ११०; ४०९;
 पक्त्वा-कः जै. १५०; जै. ४, ४,
 १, १; मं. २, ४, ९; -क्वम् श.
 १, ५, १, २६; ७, २, २, ५; ३,
 १, २६; ५, १, २९; १०, ४,
 २, १९^३; -कस्य श. १०, ४, २,
 १९; -क्वा श. ६, १, २, २२;
 -क्वाः श. ७, ३, १, २६; ५, १, २९;
 -क्वासु गो. २, १, १७; -क्वेन
 श. २, ६, १, ७; का. १, ६, १, ६;
 -क्वेषु शां. ४, १३.
 पक्ष्यत्-न् श. ३, ३, ४, १७.
 पक्ष-क्षः ऐआ. १, ४, २^३; २, ३, ४^३; ५,
 १, २^३; २, २^३; शांआ. २, ४, ५^३; श.
 ६, १, १, ३^३; ७, १, २, १३^३; १०, २,
 ३, ११; ४, ५, २; ११, ४, १, १६^३;
 १२, २, ३, ७; १३, ८, २, ९^३; तै. १,
 २, ६, ३; ३, १०, ४, १^३; ११, ७,
 १^३; १०, ३, ४^३; १२, ५, ६; तैआ.
 ४, १९, १^३; ८, १, १^३; २,
 १^३; ३, १^३; ४, १^३; ५, १^३; तां.
 ५, २, ३^३; जै. ३, १, ३, २^३; गो.
 १, ३, २; १०^३; ४, १८^३; -क्षम् ऐ.
 ५, ३३; ऐआ. ५, १, २; श. ८, ७,
 २, १३; ३, ५; ९, १, २, २९; ३०;
 ३६^३; ३७^३; गो. १, ३, २; -क्षयोः
 ऐआ. ५, १, ६; श. ८, १, ४, ९;
 १०, २, १, ५^३; २, ७^३; -क्षस्य श.
 १०, २, १, ४; तां. ५, ६, ४^३;
 -क्षाम्याम् ऐ. ४, १३; शां. २, ९;
 शांआ. २, ४; तां. ५, १, १०;
 जै. ३, ३, ३, ९; -क्षे श. ९, १,
 २, ३६; ३७; १०, २, ३, ११; १३;
 -क्षेण तां. ५, ६, २; -क्षैः तां. १९,
 १०, ३; -क्षौ ऐ. ४, १३; २३;
 शांआ. २, ४, ५; श. ४, १, २, २५;
 २६^३; ६, ७, २, ६^३; ७, ४, १, ४५; ८,
 ६, २, ३; १२^३; ९, ३, ३, १९; ४, ४,
 ४; ६^३; १०, १, २, ७; २, १, १; ७^३;

† 'पथस्य' इति मुपा. ।

३,२,४^३; १२,२,३,७^३; १४,७,१,
१९; तै. १,५,१२,५; तां. ४,७,
१^३; ५,१,१०^३; १२,२,१,४,३; १४,
१,१३; ९,२०^३; १६,११,११; २०,
१६,२-४; २१,१५,२; २२,५,२;
७,७,१; आ. २,२३,९; २४,१;
गो. १, ३,१०; ४,१८^१.

पक्ष-पद(←पाद)-दे ऐआ. ५,
१,६.

पक्ष-पुच्छ-च्छानि श. ६, १, १,
६^३; ७,२,२,८^३; ८,७,२, ९^३; १०;
१५; २,१,१, ४४; २,३०; १०,१,
२,९; २,२,५^३; -च्छेषु श. ७,२,
२,८; ३,१, २५^३; ४४^३; ८,७,२,
९^३; १०^३; १०,२,३,१२.

पक्षपुच्छ-वत्(मत्तुप्)-वन्तम्
श. ६,७,२,७^३; ८; ७,१,१,१९^३;
२०^३; -वन्तम्इव श. ७, १, १,
२०; -वान् श. ६,७,२,७; ७,१,१,
१९; २,१३^३; १३,८,३,९; -वति
श. ९,५,१,६१; ६८.

पक्ष-वत्(मत्तुप्)-वती श. ९, ४,
४,६.

पक्ष-सन्धि-म् श. ७, ३, १, २१;
२३.

पक्ष-संमिता-त्तः तै. ३, १२,
५,६.

पक्ष-हत्(√हृन्)-त्तः श. ११,७,
२,४.

पक्षस्-क्षसा तां. २५, १०, १२;
-क्षसी ऐआ. २, ३, ८; शां. २,
९; ७,७; तै. १, २, ३, १^३; २; ३,
११,७,४; जै. २७; -क्षोभिः तै.
३,६,२,२.

पक्षिन्-क्षि शां. १८,४^३; तां. १९,
११,८; २५,२,४; -क्षिणः शांआ.
४,९; तां. १४, १, १२; १३; १९,
१०, ३; -क्षिणम्, -क्षिणि तां.
१९, १०, ३; -क्षी श. १४, ५, ५,

१८; तां. १९, १०, १-४; ११, ८;
२३, ३, ८; २४, ३, ३; २५, ३, ४;
जै. ३, ३, ३, ९; १०.

पक्षिणी-णी ऐ. ४, २३; -णीम्
ऐ. ४, २३; सा. १, ५, ८; -ण्यः
तां. २३, ३, ७; २४, ३, ३; -ण्याः
ऐ. ४, २३^३.

पक्षमन्-क्षमभ्यः श. १२, ७,
१, २; -क्षमसु सं. १, ३, १;
-क्षमाणि श. १२, ९, १, ५; तै.
२, ६, ४, ४; जै. २०३.

पक्ष्किं-ङ्क्तयः शां. २७, ३; २९, ५;
श. २, २, ३, १४; ४, ५, १, १३; १४;
८, ६, २, ३; १२^३; का. १, २, ३, १२;
-ङ्क्तिः ऐ. ४, ३; ५, ६; १८-२१;
६, २०^३; ऐआ. १, १, ३; ३, ८^३;
४, २^३; २, १, ६; ५, २, २^३; शां. १,
३; ४; ११, ३; १३, २; १७, २; ३^३;
१८, १४; १९, ४^३; ७; २३, १^३; श.
३, १, ४, १९; २०^३; ४, २, ५, २१;
२२; ५, ४, १, ७; ८, १, २, ८; २, ४,
३; ९^३; ३, १, १२; ३, ३, ६; ५, २,
६; ९, २, ३, ४१; १०, ३, १, १; ६;
२, १०; १२, २, ४, ६; १३, २, ५,
१; तै. १, १, १०, ३; ५, १२, ३; ५;
२, ६, १८, २; ७, १०, २; ३, ७, ६,
२; १२, ५, २; तैआ. ३, ९, २;
तां. १०, ६, ५; १२, १, ९; ४, ६; १४
७, ७; २४, १०, २; प. २, १; २;
द्वै. २, १०; ३, १३; गो. १, ३, १०^३;
४, २, ४; ५, ४; २, २, ९; ४, ४; ६, २;
-ङ्क्तिम्याम् श. ४, २, ५, २१;
-ङ्क्तिम् ऐ. ४, २, ८; शां. ९, २;
११, ३; १३, ३; श. ८, १, २, ८; तै.
१, १, १०, ३; २; ६, १७, ४; ३, ७, ७,
३; तैआ. १०, ४८, १; ४९, १; ५०,
१; तां. ४, ४, ७; २०, २, ३; प.
२, १; गो. १, ३, ८; -ङ्क्तिषु शां.
३०, ३; श. १०, ४, २, २३^३; २४^३;

तां. १६, ८, ७; ११, १२^३; २४, ११,
७; -ङ्क्ती ऐ. १, ५^३; -ङ्क्तीः ऐ. ४,
३; ६, १९; शां. १७, २; १८, ३; श.
१०, ३, १, ६; १३, ५, १, ९; १०; गो.
२, ६, १; -ङ्क्तेः शां. ११, २; २१,
३^३; २३, १; २; ३^३; २७, ३; श. ४,
२, ५, २, २; १२, २, ४, ६; -ङ्क्त्या
ऐ. ८, ६^३; श. ९, २, ३, ४१; तै.
२, ६, २०, ३; -ङ्क्त्याः गो. १,
५, ४; -ङ्क्त्यै शां. १०, १; श. ८.
१, २, ८^३; तै. ३, ७, ६, २.

पक्ष्कि-पावन-नः आ. १.

पक्ष्कि-भा(ग→)गा-म् ष. २, २.

पक्ष्कि-राधस्-धसः तैआ. १;
१८, १; -धसम् श. १४, १, २,
१५; तैआ. ४, २, २, ५, ६; -धाः
तैआ. १, ९, १.

पक्ष्कि-शंस-सम् शां. २५, १३;
३०, ५.

√पच्, पृच्छति श. १०, ४, २, १९;
पृच्छति श. ६, ५, ४, ७^३; ८^३; ९;
१०, ४, २, १९^३; १३, १, १, १; २, ७,
२^३; १४, ३, २, २१; तै. १, १, ९, ३;
७; ३, ८, २, १; जै. १६७; गो. २,
१, ५; ७; १७; पृच्छतः जै. १९०;
पृच्छन्ति श. १, ३, ४, ७; ५, ३, ८; ६,
१, ८; २, १, ४, ४; ४, २, ३, ६; ३, ३,
१२; ६, १, २, २२; २, १, ९; १०, ४,
१, ७^३; का. १, १, ४, ३; तै. ३, ३,
६, ४; पृच्छन्ति श. ३, ४, १, ८; ६, २,
१, ९; १०, ४, १, ७; ११, ७, १, २; तै.
१, १, १०, ५; पृच्छामहे श. ११, ८,
४, ३; पृच्छिरे श. १, ६, १, ३; पृच्छुः
श. ६, ५, ४, ७; ८; पृच्छिषे जै.
१५१; पृच्छामि श. ३, ३, ४, १७;
प, १, १; पृच्छात् का. १, १, ४, ५;
पृच्छन्तु श. ६, ५, ४, ७; ८; तैआ.
४, २, ६, १; पृच्छ श. २, २, २, १३^३;
११, ५, १, १४; का. १, २, २, ८^३;

तै. १, १, ७, १; ८, ५; पञ्चत श. १,
१, १, १०; का. २, १, १, ८; पुचानि
श. ६, २, १, ९; अपञ्चत श. ६, २,
१, ९; तै. १, १, ९, १; २; जै.
१८०; गो. १, २, १५; अपचः तै.
३, ९, १४, २; पञ्चेत् श. १, ६, ४,
३; २, १, ४, ६; ३, २, ८; ३, ४, १, २;
पञ्चेत् का. १, ३, २, ११; पञ्चेयुः
श. २, ३, २, ८; ४, ३, १३; तै. १,
६, ७, १.
पच्यते ऐ. ५, २४; श. ६, ५, ४, ९;
६, ३, ३; ७, २, ४, १७; तै. २, ६,
१४, ५; पच्यते तां. १, ८, ५, ४;
पच्यते श. ७, २, २, ५, ४, २, १; ११,
२, ७, ३, २; १४, ८, १०, १; तां. ४,
१०, १; ४; जै. १५०; गो. १, २,
१५; २, १, ५; पच्यन्ते श. ४,
३, १, १४; १७: ९, १, १, ३;
पच्यन्ते श. ५, १, ४, १४; ३, ३,
५; १३, १, ९, १०; तै. ३, ८, १३,
३; तां. ६, ९, ९; १०, ८, १; जै. ८.
१, १२, १, ५; गो. २, ३, ९; पक्ष्यते
श. ५, ३, ५, ४; पच्यन्ताम् श.
१३, १, ९, १०; तै. ३, ८, १३, ३;
पच्यस्व श. ५, ५, ४, २०; १२,
७, ३, ६; तै. १, ८, ५, ४; २, ६,
१, १; अपच्यत जै. १८०; अप-
च्यन्त श. ६, १, २, ११; पच्येत
श. ७, २, ४, १७.
पाच्यन्ते तै. १, ८, ४, २.
पक्तवे, पक्ति-, पक्त्वा, पक्व-, गद्र.
पञ्चत्-च् तै. २, ६, १५, १; ३, ६,
१५, १.
पञ्चत्(अतच्)- -ता तै. २, ६, १५, २;
-तै: श. १३, २, ७, ३; तै. ३, ८,
१७, ५.
पञ्चन-न् श. ६, ५, ४, ३; ४; १४,
१, २, २१.
१पच्यमाना- -नः श. ११, ५, ७, १.
२पच्यमान- -नः श. १०, ६, १, ८;

-नाः ऐ. १, ७; श. ७, ५, २, २.
पाचयित्वा श. १४, ९, ४, १३-१७.
पञ्च(√पञ्,ञ्ज्)- -ञ्जस्य, -ञ्जानि
आ. १, २, ८८.
पञ्चि-ह(√हन्)- -हान् मं. २, ५, ४.
पञ्चन्-ञ्च ऐ. १, ७; १६; १९;
३०; २, १४; ३, २, ३; ४, २०; ५,
१८; १९; २०; २१; ६, २४; ३, २;
७, ३, ३; ८, २३; २८; ऐआ. १,
३, ८; २, ३, ३; ६, १; ३, २, ३; ५, २
२; शां. ३, ४; ८; ६, १; ७, ८; ८,
४; ११, २; ६; १३, २; १४, ५; १५,
३; १६, ४; १७, १; १९, ७; २३, २;
२५, १५; २६, १२; १६; २७, ३;
३०, १०; ११; शांआ. ३, ४; ७,
१६; २१; २२; ८, २; १२, ७; श.
१, १, २, १६; ३, ५, १०; ११; ५, २,
१६; ३, १; ४, ११; १६; ७, २, ८;
८, १, ३, ९; ९, १, १७; २, १, १,
१२; १३; २, ३, १४; ४, ४, २, ४;
२५; ५, १, ११; २, ७; ४, २, ६, ३,
३; ४; ३, १, ३, ६; १७; ४,
५; २०; २, ३, १२-१४; २, ३, ३,
५; ४, १, १४; ६, ४, १८; ९, ३,
३, ४; ४, ११; ४, १, १, ६; २, ५,
४; ३, ३, ४; ५, ५, ५, १२; ८, १६;
५, १, २, ४; ९; २, ४, ८; ९; ४, ४,
६, ५; ५, १३; ५, १, १; ६, १, २,
१७; १८; १९; ३, २; २, १, २; ३;
४; ११; १६; ३०; २, २; ८; १५; ३,
१, २, ५; ५, १, १२; २, १०; ६,
१, १४; ८, १, १५; ७, १, १, ३, २;
३, ४; ३, ५; २, ३, ४; ९; ४, १, ३, ४; २,
३, ७; ५, २, ३; ९; १०; ३, ७; ४०;
४, २; ८, १, १, २; २, १, १, ३; ३, २,
१, ३; ४, १, ११-१३; २, ८; ५, ४,
११; १२; ६, १, ११; १३; १४; २, २;
३, १, २; ७, ४, ९; ९, १, १, २, ६;
२, १, १; १०; २, ६; ३, ८; १३; २, ९;
४, १; ४, १, १३; २, २, ४; २, ६; ३,

१०; ४, १४; ५, १, ३, ९; १०, १,
३, ४; ५, २, ६, १४; १६; ४. २,
७; ३, १४; १५; १६; १८;
५, ४, १५; ११, १, ६, ५;
२०; २, ५; २९; २, १, ५; ६, ४; १०;
११; ४, १, ४; १०; ३, १, ९; ५, २, ३;
५; ६; ६; ६, १; ७, २, ६; ४, ४; ८, ३, ६;
१२, २, २, ६; १२; १९; ३, २, १;
३, १; १३, १, ७, ३, ४, ४, १, १, ५, ४,
१४; २, ६; ६, १, २; ७; १४, १, २,
१४; ७, २, १, ९; ९, १, ५; का. १,
१, १, ८; ४, १, ४; २, ३, १, २; ३, ४,
१, ४; ४, ३, ९; ५, १, ५; ३, २, ६,
३, ३, ४; २, १, २, १, २; तै. १, २,
४, २; ३, ३, १, ५, ३, ४; ९, ७; ११,
१; ६, ४, ३; ७, ५; ९, ३; ७, १, १;
१०, ५; ८, ३, १; २, २, ३, ७; ३, ६,
२, ३; ५, ५, ३; ६, ५; ७, १०, २; ११,
२; १५, ३; ८, ७, ७; ३, ७, ७, ११;
८, १०, ३; १७, २; २०, १;
९, १, १; ११, ९, ३; ४; १२,
४, ७; तैआ. १, २, ५, ३; २,
१०, १; ४, ३, १; ९, ३; ५, २, १, १; ७,
९; ८, ३; ६, ५, २; ६, २; १०, २, ०, १;
तां. ४, ४, ७; ६, ४; ६, ७, १२; ९, ५,
१०; ९, १५; १०, १, ७; १०; ३, ४;
१२, ४, ८; १३, २, ६; १८, २, १४;
४, ११; ९, ५; २०, ५, ३; २१, ४, ७;
१३, २; १४, १०; १५, ५; २३, १७,
२; जै. ६; ८; ९; १५, ५;
१६; जै. १, ११, २, ६; २, २,
३, ६; ४, ५; ४, ६, २, १; आ. १,
५, ६; ५, ६; २, ७, १; जैआ. १,
५, ६; ५, ६; ५, ८; २, ६, ४; ११,
३; सा. ३, ७, ९; मं. १, २, १०;
गो. १, १, १०; २, ४; १८; ३, ८;
१०; ४, २, ४; ५, १; १०; २, १; २,
१, २, १; ३, १, ६; २, ७; ४, ४;
१, १; १२; १८; -ञ्चञ्च ऐ.
५, १, ९; २, १; शां. २, ९, ८; ३०,

† अचः कर्तरि यकी (पा. ६, १, १९५;) त्याद्युदात्तत्वम् । ‡ 'पञ्च' इति स्वररहितो सुपा. प्रामादिकः ।

१०^३; शा. १,५,४,११;१६;४,१,
१,१६;७,५,२,४०;६२^३; तां. २,
४,२; ७,७;१९, २,५;—ञ्चभिः
ऐ. १, १२; ४, १९^३; शां. ६,७;
शांआ. १२,८; शा. २, १,४,१४;
३,१,३,१७;४,५;२,३,१२-१४:
३,३,५;४,१, १४; ९,४, ११^१;
४,३,३,४; ५; ८, ४,३, ५; ९,
२,३,४७; १०,४,३,१९; ११,१,
२,९; तै. १,१,५,२; ३; २,४,२;
तैआ. ६,५,३; तां. २,५,३; ११,
२;१६,२; ३, १,१^३; ३^३; २,१^५;
४,१^३; ३^३; ५,१; ६, १^३;७,१^३;
७, ३,२; ९,३,३; ष. ३,२; ५,
३-१२; गो. १, १,१०^३; २,२१:
२, ३,१६; ४,४; ७; ११; १२^३;
१८;—ञ्चभ्यः शा. ४, ५,८,१६;
तां. २,४,१^३; ५,१;६,१; ७,१^३;
११,१; १२,१; १३, १^३; १५,१:
१६,१; जै. ६; ष. २, ३; ३,२^३;
गो. २, ४, १२;—ञ्चसु ऐ. ६,
१८; शा. १३, ५,२, १५; तैआ.
७,३,१; तां. ४,४,१; जै. १३७;
गो. १,२,२१; ५,१०; २,५,१५:
—ञ्चानाम् शा. ६, २,२,३१;१२,
३,३,३; तां. १५,७,६.
पञ्च-कपाल-—लः शां. १, ३; १८,
१४; शा. ४, ५,१,१४; तां. २१,
१०,२३;—लम् शा. २,२,३,१४:
४,५,१,१३; का. १,२,३,१२.
पञ्च-कर्ण-—र्णः तैआ. १, ७,२.
पञ्च-कल-—म् ष. ४,६^३;
पञ्च-कृत्वस्(ः)॥ ऐआ. २, ३, ४^५;
शां. २,१; तै. २, ३, ६, २; गो.
२,२,३;४,४.
पञ्च-क्षिति-—तीनाम् शां.२३,२.
पञ्च-गृहीत-—तम् शा. ३, ५,२,१;
६,३,६; ९,२,१,१; २,१;५; तै.
१, ६,३,२;—तेन शा. ७, २, ३,

४-६; ९; ४, १, ३२; ३४;
९, २,१,३;७^३;३,२,२;४,१,१३.
पञ्च-चत्वारिंशत्-—त्त शा. १०, १,
२,९^३.
पञ्च-चत्वारिंशदि(त्सङ्-)-ष्टक-
—काम् शा. १०,४,२,१४.
पञ्च-चितिक-—कः शा.६,३,१,२५;
५,१,१२;८,१,१५; ७,१,१,३२;
२,३,४:९;४,१,३४;८,६,३,१२:
७,४,९; ९, २,१,१०: ३,४१;४,
२,२४;२६; ३,३; ४, १४;—का:
शा. ९,५,१,५३.
पञ्च-चूड-—डाः शा. ८,६,१, ११^५;
१२;१३^३;१४^३;१५; ९,५,१,३६;
१०,४,३,१८;५,४,१५.
पञ्च-जन-—नाः ऐ. ३, ३१^३;
४,२७; शा. १४,७,२,१९; तैआ.
१,१३,२; जैड. १, १३,२,४;७;
—नान् तै. ३,३,११,३;—नानाम्
ऐ. ३,३१^३; तै. १,३,९,३.
पञ्च-जनीन-—नाः तै. १, ३,
९,३.
पञ्चजनी(य→)या-—यया ऐ.
३,३१.
पञ्च-त्रिंशत्-—त्त शा.९,१,१,४३^३;
३,३,१८^३; तां. २४,५,२.
पञ्चत्रिंश-—शः शा. ७, १, २,
२२;—शम् शा. ९,१,१, ४३;३,
३,१८.
पञ्चत्रिंशी-—शी शा. १०, ५,४,
१५.
पञ्च-दशन्-—श ऐ. ३, ४०^३;४१^३;
४,१२^३; ५,४; ऐआ. ५,२,२;४;
शां. ३,२^३; ७,२; ८,८; २४,९^३;
२^५,८; २७,३^३; शा. १, ३,५,७;
८; ३,५,१,२; ३; ९,३, ३४;७;
२,४,१२;५,२,४१; ८,२,३,१४:
४,१,१०^३; १०,४,२, १३; १७^३;
१८^३;२७^३;३०^३;३,१४;११,१,२,

१०;११: १३;२,१, ५;६^३; ४,३,
१९; १२, ३, २,५^३; १३, २,२,
१०; ४,१,१३; २,७; ५,१, १३;
१७; १४, ४,३, २२; २३; तै.
३,३, ७, १^३; ९, ११, २; तैआ.
६, ५, २; तां. ४, २, ८^३; ९^३;
१९,४,११:२२,२,१;१५,१;२३,
९,५; २५,१,८:६,३; जै. १४०;
१४५;ष.४,४;गो.१,१,५^३;श-श
शा. १३, २,२, ११;—शुभिः ऐ.
७,१६; शा.७,२, ४,२५;८,४,३,
१०;तां.९,३,३;—शम्यः तां.३,७,
१: ९, १^३; १०, १^३; ११, १^३;
—शानाम् शा. १, ३,५,९; ११,१,
२,१०;११:२,१,६.
पञ्चदश-—शः ऐ. ३, १७^३; ४,
३१;७,२३^३; ८,३;४^३; ऐआ. ५,
२,२; शां. ३, २; ७,२; १^५,४;
२२,२; शा. १,३, ५,७; ३,६,४,
२५;४,३,३,४^३; ५,४,१,४;६,२,
२,९; ७,२,४,१२; ५,२,४१;८,
१,१,८;२,३,१४; ४,१, १०^३;२,
४;५,१, १०; ६,१,६; १०,२,३,
५; १२,२,२,१२; ४,१०^३; ३,१,
६;१३,२,२, १०;११; ४,१,१३;
५,१,१७;४,९; तै. १, २,६, ३;
४,५,१,५, १०,५; ११, १;२,२,
३,१; ७,२; तां. २, ४,२; ५,१,
१४;६,१,८;२,२;३,१५; १०,२,
६; ११,६, १०; ११;११, १४^३;
१६,१,४;२,५; ४,१२;१३; १७,
५,६;१९,४,११; १०,६; ११,३;
१६,१; ४^३;७; १७,२;३; १८,३;
२०,१,१; ५,१; १०,१; १३, १;
२१,८,१;१०,१; ११,१; १२, १;
१३,१;१४,१^३;२२,७,१; १४,१;
२३,१०,३;२^५,१,१^३; जै. १३१;
१६८; ष. ३,४;११^३; गो. १, ५,
१; ३^३: १५;—शम् ऐ. ७, २४;

† 'पु-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । लक्षणविरोधात् पा. ६, १,१८० द्र. । || 'कृत्वस्' इत्यत्र टि. द्र. † क्र. १,८९,१०; द्र. ।

ऐआ. २, ३, ४; शां. ८, ८; २२,
२; श. ५, ५, ३, ३; ४: ८, १, १, ८;
४, ३, १०; १०, १, २, ७; १२, २, ४,
१०; तै. ३, ९, ११, २; तां. २, ५,
३; ११, २; १६, २; ६, १, ८; ११, ११,
८; १६, २, ५; ७; २०, २, ३; ३, १;
४, १; ६, १; ८, १; ९, १; १४, १;
२१, ७, १; ८, १; १०, ३; ४; ११, १;
१३, १; २५, ११, १; ४; जै. ८;
१४५; १५७; १६८; प. ३, ३;
गो. १, १, १८; ५, ३; १७; -शास्य
तै. १, ५, १०, २; ५; तां. २, ४,
१; २; ६, १; १०, १, ४; ६, २;
-शा: ऐ. ३, ४१; तै. ३, ११, २,
२; १२, ९, ८; तां. २२, १५, ४;
२४, ११, १; १५, ४; २५, १, १; ६,
१; ३; ७, १; ८, १; १८, १; -शात्
ऐ. ७, २३; शांआ. ३, २; श. ५,
५, ३, ४; ८, १; १, ८; -शान् गो.
१, १, ५; -शानि ऐआ. १, ३, ८;
श. १३, ५, ३, १०; १९, ११, २;
१४, ५; १६, ७; २०, १, १; ३; ३,
१; ५, १; ७, १; ११, २; २१, ६, १;
९, १; १०, २; २४, १५, १; जै ९१;
-शे श. १०, ४, २, १७; तै. २,
६, १९, १; १९, १५, ३; २१, १३,
१; -शेन ऐ. ३, ४२; ८, १२; १७;
शां. ८, ८; श. ७, २, ४, १२; ८,
४, २, ४; ५, १, १०; ६, १, ६; तै.
१, ५, १०, २; ४; ५; २, ७, १४,
२; ३, ५, १, १; तां. ५, ६, ७; २०,
३, २; १०, १; २५, ३, १; ४, १; जै.
१३१; १४०; गो. १, ५, २५;
-शेषु तै. ३, ११, २, २; -शै:
जै. १६०; -शौ श. ८, ४, ४, ६;
तां. ५, १, ११; १९, १०, ६; २२,
५, २; ७; ७, ८; २५, १, १; ६.
पञ्च-दशी- शी श. १३, ५, २,
१०; ४, ९; १०; २०; तां. २०, १, १;
२, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १;

८, १; ९, १; ११, २; १४, १; २१,
६, १; ८, ६; ९, १; १०, ४; ११, १;
जै. १५२; -शीम् तै. ३, ७, ४, ३;
प. ४, ६; -श्याम् तै. १, ५,
१०, ५.
पञ्चदश-कपाल- -म् तै. ३, १,
६, १.
पञ्चदश-त्रिवृत्- -त्, -तौ तां.
२५, १, १.
पञ्चदश-पद- -दः, -दम् शां.
३, २.
पञ्चदश(-शऽङ्क-)र्च- -म् ऐ. ८,
३; शां. १२, १; २; १५, ४; श.
११, ५, १, १०.
पञ्चदश-त्र(त्←)ती-तीभ्याम्
श. ८, ४, ४, ७; -तीम् श. ८, ४,
४, १; २; -त्याम् श. ८, ४, ४, २;
३; -त्यौ श. ८, ४, ४, ६; ७.
पञ्चदश-सप्त-दश- -शयोः श.
१०, १, २, ८; -शौ श. १०, १,
२, ७; तां. ५, १, १०; १२; १६,
१, ६.
पञ्चदश-स्तोत्र, त्रा- -त्रम् ऐ. ४,
६; गो. २, ५, ३; -त्रा ऐ. ४, ६;
गो. २, ५, ३; -त्राणि तां. १९,
१६, ७; -त्रे ऐ. ४, ६; गो. २,
५, ३.
पञ्च-दशा(-शऽअ-)क्षर- -म् तां.
१२, १३, २७; २९; जै. ७४.
पञ्चदशा(-शऽअ-)रति- -म् श.
३, ६, ४, २५.
पञ्चदशिनू- -शिनः, -शिभिः श.
१३, २, ५, १.
पञ्चदशिनी- -न्यौ तां. ३, ९, २.
पञ्च-धा श. ५, २, ४, ४; ८; तै. १,
२, १, २७; ५, ९, ८; २, २, ११, ४;
तैआ. ३, ११, ५; १०, ६३, १; गो.
२, २, २; ३; ६, ८.
पञ्चधा-विहित- -त्तः ऐ. २, १४;
६, २९; श. ९, २, २, ५; -त्तम् श.

९, २, २, ५.
पञ्च-निधन- -त्तम् तां. ५, २, १०;
१३; १२, ४, ५; ८; आ. २, १, ३; ७,
६; जैआ. २, १६, ११; -नेन सा.
३, ५, ६.
पञ्च-पञ्चाशत्- -त्त शां. २७, ३;
श. ६, २, २, ३६; -त्तः तै. ३,
१२, ९, ८; तां. २५, १८, १; -त्तम्
ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, ११.
पञ्च-पञ्चिन्- -ञ्ची तै. १, ५,
९, ८.
पञ्चपञ्चिनी- -नी तां. २, ४, १.
पञ्च-पद- -दम् ऐ. ५, ६; ८.
पञ्च-पदा(←पाद्)- -दा ऐ.
५, १८-२१; ६, २०; ऐआ. १,
३, ८; शां. १, ३; ४; १३, २;
१८, १४; १९, ४; ७; श. ४, २, ५,
२१; २२; २, २, ४१; तैआ. १,
२५, ३; तां. १२, १, ९; ४, ६; १३,
४, २; १४, ७, ७; दै. ३, १३; गो.
१, ३, १०; ४, २४; २, ४, ४; -दा:
ऐ. ५, १०; श. २, २, २, १४; ४,
५, १, १२; १४; का. १, २, २, १२;
गो. २, ६, १०; -दाम् गो. १, ३, ८.
पञ्च-पाद- -दे प. ५, १२.
पञ्च-पुत्र- -त्रः जैउ. २, २, ३, ६.
पञ्च-प्रादे(श→)शा- -शा, -शाम्
श. ६, ५, २, १०.
पञ्च-विल- -लः श. ५, ५, १, १.
पञ्चम- -मः ऐ. ४, १५; शां.
१२, ८; श. ५, ४, ३, १७; ८, ५, ४,
७; ११, २, ६, ४; ७, १०; तै. ३, ७,
७, १३; तैआ. ८, ८, १; तां. २४,
२०, १; २५, १, १; २, १; सा. १, १,
८; प. १, २; गो. १, २, ४; -मम्
ऐ. १, ६; ४, १६; ५, ६; ७, १५;
शां. ६, ६; २१, १; ३; २३, २; ४;
२६, १२; १६; २३, १; २९, ५;
३०, ३; श. १, ७, २, ७; ३, १, ४,
२; ४, २, ५, २१; ५, ९, ३; ५, ४, ४,

१३; ११, २, ७, ११; १२, २, ४, ६; १३, ६, १, १०; ११; ७, १, ७; तै. १, १, १०, ३; ६, २, ६; २, १, २, ४; ३, ४, ३, ४; ११, ३; तां. १२, ११, १९; १३, ४, १६; ५, १०; ९, ९; आ. १, २, ३६; ५, ५, ५, ६६; २, ७, १; २, ५; -मल्य ऐ. ५, ६^०; ७^३; ८^०; १०; शां. १९, १०; २१, ३, २३, १-३; तां. १०, ६, ५, ७, २; ८, १, ९, १; १०, १; ११, १; १३, १, १; ५, ९; गो. २, ६, १०; -मा: तै. ३, ११, २, १; -मात् तै. २, ७, ११, ३; ष. ५, १०; -मे ऐ. ५, ६^३; ७^३; ८^३; ६, १९; शां. २९, ५, ३०, ३; श. १, ५, ४, १६; १३, ४, ३, ९; तै. १, २, २, ३; ८, १, १; तैआ. ५, १२, १; तां. १३, ३, १०; गो. २, ६, १; -मेन शां. २१, ३; २३, ३; श. १, ६, १, १०; १३: ६, ८, १, १५; ७, १, २, १७; तां. १०, १२, १; सा. ३, २, ५; -मेषु तै. ३, ११, २, १.
 पञ्चमी-मी ऐआ. २, ३, ३, ४; शां. ६, १; श. ६, १, २, ३०; २, १, २०; ८, ३, २, १३; ५, १, १२, २, ७-१०; ४, ७; ७, १, ७, ८; ४, १६; १०, १, ५, ३; २, ३, ५; ४, ३, १९^३; ५, ३; ११, २, ७, ६; १३, ५, २, १; तै. २, ३, ७, २; तां. १६, ५, ७; १८; ष. २, २^३; -मीभ्याम् जै. १६२; -मीम् शां. ७, ४^३; श. ३, १, ४, १६; ६, २, ३, १०; ८, २, १, ९, ५, १, १; २; ५, ३, १; ७, १, २, १; ३, १४; ४, १६; १०, १, ३, ७; ४, ६; २, १, ९; १३, ५, ४, २, ७; तै. ३, १२, २, ९; ४, ७; ष. २, १; ७, ६; -म्य: श. ८, ५, ३, ५; -म्या: ष. २, २; -म्याम् श. १, ४, ३, १५; -म्यै श. ८, ६, ३, १; ९, ५, १, ३६; १०, १, १, ७; २, ५, १३.

पञ्चमास्य(←पञ्च-मास)-स्यानि ऐ. ४, २, २.
 पञ्च-मुख-ख: खम् शांआ. ७, ९.
 पञ्च-मेनि(√मी)-नि: ऐ. ८, २४; २५.
 पञ्च-रश्मि-म् तै. २, ८, १, ५.
 पञ्च-रात्र-त्र: श. १३, ६, १, ७; ९; तां. २१, १३, ६; -त्रम् श. १३, ६, १, १; -त्रे तां. २१, १५, ५; -त्रेण सा. २, ५, ६.
 पञ्च(ञ्चञ्च-)-र्च-र्च: तां. १२, १, ९; १४, ७, ७; -र्चम् ऐ. ६, २०; ऐआ. १, ३, ८; शां. २५, ८; २६, १०; गो. २, ६, २; -र्चान् गो. १, १, ५, ८; -र्चे शां. ८, ६; २४, २; २९, ३; -र्चैन ष. २, ४.
 पञ्च-वर्ष-र्षात् तां. २१, १४, ७.
 पञ्च-वाजसू-जा: जै. २०२^३.
 पञ्च-वातीय-म् श. ५, २, ४, ४; ९.
 पञ्च-विंशत्-न्तम् ऐआ ५, १, १.
 पञ्च-विंशति-ति: ऐआ. १, १, २^३; ४^३; २, २^३; ३, ५^३; ८^३; २, २, ६; शां. २५, ७; शांआ. १, ४; श. ७, ३, १, ४३; ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ८; ९; २, ६, १४; १३, ५, ४, ८; तां. २५, ८, १^५; -त्या श. ८, ४, ३, १५.
 पञ्च-विंशत्य(तिञ्च-)-क्ष(र→) रा-रा शां. १७, १.
 पञ्चविंशत्य(तिञ्च-)-च-म् शांआ. १, २.
 पञ्चविंश-श: ऐआ. १, १, २^३; ४^३; ३, ५^३; ८^३; शां. १७, १; शांआ. १, १^३; २; २, १^३; श. १२, २, ३, ३; तै. १, २, ६, १; ४; तां. १०, ३, ४; १६, ७, १; ५; २३, २१, ३; श. ८, ४, १, १९^३; २, ८; ३, १५; ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ८; ९; -शम् ऐआ. १, १, २^३; ४^३; ३, ५^३; ८^३; २, ३, ४; शां. ८, ६; श. ७,

६, १, १३; ६, ७, २, ६; ७, ३, १, ४३; तै. १, २, ६, २; तां. ७, १०, ५; २५, १, १; जै. १६७; -शस् ऐआ. ५, १, ५; -शा: तै. ३, ११, २, ३; -शानि ऐआ. १, २, २; -शेन श. ८, ४, २, ८; -शेषु तै. ३, ११, २, ३; -शै: ऐ. ८, १४^३; १९^३.
 पञ्चविंश-शी तां. ७, १०, ७.
 पञ्चविंशित्-शित् जै. १६७^३.
 पञ्च-विध, धा-घ: ऐआ. २, ३, ३^३; -घम् ऐआ. २, ३, १^३; ४; ६; ८; शां. ३, ४; ७, ८; श. १३, ६, १, ७^३; तां. ५, २, ७; -घा ऐआ. २, ३, ४; -घानि श. १०, २, ६, १६; पञ्च-वीर्य-म् ऐ. १, ६.
 पञ्च-व्यायामे-मे ऐआ. ५, १, ३.
 पञ्च-शराव-म् तै. ३, ७, १, ८.
 पञ्चशरदीय(←पञ्चञ्चशरद्)-य: तै. २, ७, १०, २; ११, ३; तां. २१, १४, १; -यम्, -येन तै. २, ७, १०, १.
 पञ्च-सामन्-मा श. ७, ३, ३, ४.
 पञ्च-हविस्-घम् शां. १९, ४^३.
 पञ्च-हृत्-त: ३, -त्तम् तै. २, ३, ११, ३.
 पञ्च-होतृ-त्ता तै. २, २, ३, २; ६; ८, २; ३, १, १; ३; ६. ४; ११, ३; तैआ. ३, ७, २; ११, ३; तां. २५, ४, २; -तार: तै. २, ३, ५, २; -तारम् तै. २, २, २, २; ३; ६^३; ४, ४, ८, ३; ११, २^३; ३, ७, २; १०, २; ४; ३, १२, ५, ५; -तु: तै. २, २, ११, ३; ६; -तृणाम् तै. २, ३, ५, ६; ३, १२, ५, २; -त्रा तै. २, २, ४, ४; ८, २; ४.
 पञ्चहोतृ-त्वा-म् तै. ३, १२, ५, १; २.
 पञ्चा(ञ्चञ्च-)-क्षर, रा-रम् श. १२, ३, ३, ३; गो. १, ३, १०;

द्वितीये स्थले 'शानि' इति आन.सुपा. प्रमादजः । ष'ञ्च' इति सुपा. स्वरदिचन्त्यः । ि'पु' इति सुपा.स्वरोऽशुद्धः ।

२,३,१०^३; -रा तै. २, ७, १०,
२; -रान् ऐ. ४, ४^३; -रेण ऐ. ३,
१२^३; तां. ७, ७, ३; १२, १३, २९;
जै. ७४; गो. २, ३, १०^३.
पञ्चा(ञ्चऽअ-)ङ्गुलि- -लयः ऐआ.
१, १, २.
पञ्चा(ञ्चऽआ-)स्मन्- -त्मा तैआ.
१०, ६३, १.
पञ्चा(ञ्चऽअ-)नुगान- -म् आ.
२, १४, ७; १९, १; २०; १.
पञ्चा(ञ्चऽअ-)र- -म् तैआ. ३,
११, ८.
पञ्चा(ञ्चऽअ-)रत्ति- -सिः शां.
१०, १; -त्तिम् शा. ३, ६, ४, १८^३.
पञ्चाल- -लाः जै. ९२; ९४; १३३^३;
-लान् श. १३, ५, ४, ७; -लानाम्
शा. १३, ५, ४, ८; १४, ९, १, १; जै.
१२४; -लेषु जै. १३७; १५३.
पञ्चाल-चण्ड- -ण्डः शांआ. ७,
१९; गो. १, १, २७.
पञ्चा(ञ्चऽअ-)वत्त,त्ता- -त्तम्^३,
-त्तस्य शा. १, ७, २, ८; -त्ता
ऐ. २, १४^३; शा. १, ८, १; १२^३;
११, ७, ४, ४^३.
पञ्चावत्तीय- -म् तै. १, ७, १, ५.
पञ्चा(ञ्चऽअ-)वि- -वयः शा. ८, २,
४, १३; -विः शा. ८, २, ४, १३; तै.
२, ६, १८, २; -विम् शा. ८, २, ४,
१३; तै. २, ६, १७, ३.
पञ्चाशत्- -त् ऐ. ७, १८^३; शां.
१८, ३^३; २५, ७; ८; शा. १०, २,
४, ८^३; ६; ११; १२; ४, ३, १४; तां.
१७, १३, ५; -त्तम् तै. २; ७, ५,
३; -त्ता ऐ. ७; १८.
पञ्चाशच्छ(न्ऽश-)त- -म् तां.
१७, १३, १३.
पञ्चाह(ञ्चऽअहन्)- -हः शा. १२,
२, २, १२; तां. २१, १३, ९; २२, ३,
१; ६; ७, १; ३; १३; १; ३; १६; १; २;

२३, ११, १; ३; १८, १; २५, १; २४;
१, १; ५, १; गो. १, ५, १; -हाः
तां. २४, १, १; ३, १^३; -हान् तां.
२४, १, ४; -हेभ्यः तां. २४, १, ५.
पञ्चाह-विध- -धाः तां. २३,
११, २.
पञ्चा(ञ्चऽआ-)हाव,वा- -वम्
शां. ३०, १०; -वां शां. ३०, ११;
-वानि शां. २९, ८.
पञ्चा(ञ्चऽआ-)हुति- -तीः शां.
७, ४.
पञ्चि(न्-→)नी- -नी दै. ३,
१३; -न्यै ऐ. ३, ३, १.
पञ्चे(ञ्चऽइ-)ष्टक- -कः शा. ६, १,
२, ३०^३; २, १, २^३.
पट्टर- -रः तैआः १; २, ३; ७, १; -रस्य
तैआ. १, १६, १.
पट्टरिन्- -री तैआ. ३, ११, ८.
पट्टल- -म् ऐ. १, २, १.
✓पट्,पठन्ति तैआ. १०, ४८, १; ४९,
१; ५०, १.
प(द्-→)ङ्-विंश- -शः सं. १, ३, १०.
पुङ्-वीश- -शः तै. १, ६, १०, ३.
पुङ्-वीश-शङ्कु- -ङ्गून् शांआ. ९,
७; शा. १४, ९, २, १३.
✓पण्,पणते,पगते शा. ३, ३, ३, १;
५; पगन्ते शा. ३, ३, ३, ४^३;
पणध्वम् ऐ. १, २, ७.
पगायन्ति जै. ३, ३, ३, ३; पगा-
यसि जै. २०४.
पगत- -न् जै. २०३.
पुगन- -नस्य शा. ३, ३, २, १९.
पगाय- -य्याः शां. १४, २, १, १५;
-य्याः जै. १५, ७; जै. १, १२,
४, ५.
?पगाय-तर- -राऽइव जै. १५६.
पगाय-त्ता- -म् जै. १३८.
पणि- -णयः शा. १३; ८, २, ३;
-णिभिः शा. १, ८, ३, २२; तै. ३,

३, ९, ६; -णिम् तै. २, ८, ७, १०;
-णीन् शा. १३, ८, २, ३.
पण्य- -म् शा. ३, ३, ३, १; ४.
पण्यमान- -नः शा. १२, ६, १, १०.
पण्डित,ता(✓पण्ड्)- -तः शा. १४,
६, ४, १; ९, ४, १७; -ता शा. १४,
९, ४, १६.
✓१पर्ता,प्रतति शां. २६, ४; शा. १४,
७, १, २०; तैआ. ६, ५, ३; तां. ५,
१, १२; जै. ४, १०, १, १; गो.
२, २, १५^३; पतन्ति शा. १, ५, ४,
५; ४, १, २, २६^३; तां. १९, १०, ३;
प. ५, ९; पतन्तिऽइव गो. २, १,
८; प्रतसि तैआ. ४, ३५, १; पपात
शांआ. ४, १४; शा. १, ४, ५, १२;
७, ३, १९; ३, ६, २, ७; ८, २, १७;
३, १२; १४, १, १, १०; पत्स्यति
ऐआ. २, १, ४; पतिष्यति तै. ३,
२, ९, ५; पतिष्यामि तैआ. १०,
९, १; पतन्तु शांआ. १२, ३; पत
शा. ३, ६, २, ६; ६, ७, २, ६; प्रताव
शा. ३, ६, २, ६; अपतन्तु शा. १, ७,
१, १; ३, ८, २, १७; ४, ५, १०, ३;
१४, १, १, १०; तै. १, २, १, ६;
अपतत् शा. ४, ३, २, ७^३; ५, १०, ३;
तै. १, ५, १०, ३; तां. १२, ९, ४;
१८, ९, १; २१, १४, ५; गो. २, २,
१५; अपतन् शा. ९, १, १, ६;
पतेत् जै. ३४; पतेस शा. ९, ४,
४, ४; अपत् शा. १, २, ४, १८;
पसत् शा. १, २, ४, १९^३; अप-
त्सत् ऐ. ७, १४; पप्तः शा. १, २,
४, १८^३; का. २, २, २, १०^३; ११.
पत्तयन्ति तैआ. ६, ६, २; पातया-
मसि सं. २, ७, ४; अपातयत् शा.
१४, ४, २, ५; पातयेत् शा. ३, ६,
४, १२.
पिपतिपञ्चकार का. २, २, २,
१०; अपिपतिपत् शा. १, २, ४, १८.

†✓१पत्(भ्वा.) पतने; ✓२पत् (दिवा.) ऐश्वर्ये (निच. २, २१) इति विधेको द्र. । ष-वी- इति सुपा.
स्वरश्चिन्त्यः । †'पसः' इति य. १, २६; का. च. ।

पतत्- -तत् जै. ३४; -ततः श. १०, २, १, ६; -तत्तुडव्व जैड. ३, ६, ७, २; -तन्तम् ऐ. १, २, २; शां. ८, ५, ७; तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १; ष. ४, ७, ५, १; गो. १, २, ९.
 पतन्ती- न्ती ऐ. ३, २७.
 पतङ्ग(त्/गम्)- ङ्गः शां. ८, ४; २५, ८; शांआ. ३, २; तैआ. १, ७, १; ३, ११, ८; ११; जैड. ३, ६, २, ३; ७, २; ८, १; २; -ङ्गम् ऐ. १, १९; शां. ८, ४; २५, ७; तैआ. ३, ११, १०; जैड. ३, ६, ७, १; २; -ङ्गस्य तैआ. १, १६, १; -ङ्गाः श. १४, ९, १, १९६; तै. २, ५, ८, ४; -ङ्गाय श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; -ङ्गैः तैआ. १, १०, ३.
 पतञ्चल(त्/चल्)- लः श. १४, ६, ७, २; ३; -लम् श. १४, ६, ७, २; ३; ४; -लस्य श. १४, ६, ३, १६; ७, १.
 पतत्र- -त्रैः तैआ. १०, १, ३.
 पतत्रिन्- -त्रि ऐआ. २, ६, १; -त्रिणम् श. १२, ७, ३, २१; तै. २, ६, १, ५; -त्रिमिः तै. २, ८, ७, ९; -त्रिणौ श. ९, ४, ४, ४; -त्री तै. २, ७, १६, १; तां. १, ७, ५.
 पतन- -नाय ऐआ. ५, १, ६.
 पतित- -ते गो. २, २, १५.
 पतित्वन- -नाय जै. १८६.
 पतिस्त्वा ऐ. ३, २५; २६; श. १, २, ४, १; ७, १, १; ३, १९; ३, १, ३, ११; ३, ४, १०; १४, १, १, १०; का. २, २, २, १; तां. ७, ५, ६; जै. १७; १२८; २०१; जैड. ३, १, ५, ३.
 पतिष्य(त्->)न्ती- -म् ऐआ. ५, १, ५.
 पतीयस्- -यः तां. ५, १, १२.
 पत्नम्- -न्म श. ११, ५, ९, ८; तां. १, ७, २.
 पत्य- -त्याय तै. १, ४, ४, ९.

पत्यमान- -नः तै. २, ८, १, २; -नम् शां. २३, ३.
 पत्र- -त्रम् श. १४, ६, ३, २; तै. २, ६, ४, ३; -त्राणि ऐआ. १, ४, २; श. ९, २, ३, ९; १०, २, १, १; ४, ५, २; -त्रे श. १२, ७, २, १५; -त्रैः सा. ३, ३, ५.
 पत्रनाडी- -ड्याम् जै. १९७.
 पत्वन्- -त्वा श. ६, ४, ४, ७; १३, १, ६, २; तै. ३, ८, ९, ३.
 पत्ति- -म् तां. १२, ९, ४.
 पातयित्वा जै. ११०.
 √२पत्, पत्येते श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ष. १, ५.
 पति- -तयः ऐ. ३, २३; ४, ११; ५, १२; शांआ. १२, २; ७; श. २, ६, २, १४; ५, ४, २, ९; का. १, ६, २, ७; तै. १, ४, ८, २; २, ८, १, ३; ३, १, १, ५; ५, ७, २; ११, २, ४; ३, १; ५, ३; मं. २, ५, ८; ष. १, ६; ४, ७; -तयः तै. ३, ११, ४, २; -तये श. १, ३, ३, १७; ४, २, ४; ५, १, १०; ५, २, १, २; ९, १, १, १८; तै. ३, १०, ७, १; जै. १२१; -तिः ऐ. १, २२; ३०; २, ५; ३, २२; ४७; ४८; ४, २९; ५, १; १२; १६; २०; २१; २५; ७, १३; ऐआ. १, २, १; ३, १, ६; ४, १, १; ५, २, १; शां. ८, ५; ७; २, ५; १, ५; १, २; २०, ४; २२, ४; २६, १६; २७, ५; शांआ. ७, १७; श. १, ३, ३, १७; ७, ३, ८; २, ३, ४, ११; ३, ३, ४, १४; ४, १, २२; ५, ३, ३, ९; ४, १०; ४, ४, २२; ६, १, ३, ७; ८; ७, ४, १, १९; ५, १, ९; ८, १, ३, ५; ४, २, ५; ७; ६, ३, २०; ९, १, १, १८; २, ३, ४२; ४, १, १६; १२, ८, २, ६; १४, १, २, ११; १५; ३, २, ५; ३; २, २, १; ४, १, २; ३; २, ५, ४, ५; ३.

७, ३, ६; का. १, ४, १, ९; तै. १, ७, ५, १; २, ४, २, ९; ६, ९, १; ८, १, ३; ४, २; ५, १; २; ३, १, १, ३; ७; ५, ७, १; ४; ७, ६, १; १२, ९, ६; तैआ. १, १०, १; ४, २, २; ७, ४; ७, ३, ६; ६, ८; १०, २, ३, १; तां. ९, ९, १२; १६, ५, ८; १८; जै. ११७; १२१; १३८; १५१; १८६; २०५; जैड. २, १, २, ५; मं. १, २, २; गो. २; ४, ९; -तिम्यः श. २, ६, २, १४; ४, ३, ५, २०; का. १, ६, २, ७; तै. ३, ६, २, २; ३, ३; -तिम् ऐ. ४, ३, १; ५, १८; ८, २०; ऐआ. १, ३, ५; ५, १, ६; शां. २०, ३; श. १, ९, २, १४; ४, १, ५, १०; ११; ५, ३, ३, ९; ४, १०; ८, १, ३, ५; ७, ३, ७; तै. २, ६, १०, ४; ११, २; ९; १७, ६; २०, ४; ३, १५, ५; १६, ३; ८, १, ३; ५, ३; ९, ७; तैआ. १०, ११, १; जै. १२८; जैड. १, १८, १, ५; मं. १, २, १९; -ती तै. २, ८, ९, १; तैआ. १, १०, १; तां. ६, १०, १४; -न्ते ऐ. १, २०; २२; ४, ३; ५, ६; १८; ७, ९; ऐआ. १, २, १; ४, १, १; शां. ८, ५; ९, ५; २०, ३; २३, ७; श. ९, १, १, २४; ४, १, १६; १४, १, ४, ११; का. १, ४, १, २५; तै. २, ८, ५, १; २; ३, ७, ६, १; ११, ४, १; २; तैआ. १, ११, १; ४, २, १; ७, ३; ५, २, ६; ६, ७; १०, १, ११; तां. १, २, ८; १२, ५, ७; -तेः का. १, ४, १, २६; तै. २, ८, ५, २; -त्वा श. १४, ९, ४, १८; तै. ३, ३, १०, २; ७, ५, ११; मं. १, २, १६; -त्युः श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; तैआ. ६, १, ३; मं. १, ५, ५; -त्ये श. ९, २, ३, ४२; मं. १, ३, ११; -त्यौ ऐ. ३, २, २.
 पत्नी- -नयः तै. १, १, ३, ८; ३,

९,४,७; ८; तैआ. ३, ९, २; जै.
 ३५; -त्निभिः तै. २, ३, १०, २;
 ४; -त्नित्या तै. ३, ३, २, २; ४, २;
 ९, ११; -त्नित्यै तै. १, ३, ७, ३; ६,
 ९, १०; २, १, ३, १; ३, ३, २; १०,
 ३; ७, २, ६; तैआ. ५, ६, ९; -त्नी
 ऐ. ३, २३; २४; ३७; ७, १०;
 शां. ३, ९; ७, ९; १५, ४; १६, ७;
 शा. १, ३, १, १५; १७; १८; २०;
 २१; ९, २, ३; १४; २१; २२; २,
 ५, २, २३; २९; ३, ३, १, ११; ४, १,
 ६; ५, ३, १६; ८, २, २; ४; ५; ४, ४,
 २, १०; १५; १८; ५, २, १, ८; ३, १,
 ४; १३; ६, १, ३, ७; ८; शा. ११,
 ३, २, १; १४, १, ३, १६; ४, १६; २,
 १, ८; ४, २, ५; ६, ११, ३; का. १,
 ५, १, २१; १६; २, १, ३, १६; २, ४,
 ९; १२; १४; १५; तै. १, ६, ५, ३;
 ७, १; ९, १०; २, १, ३, १; ६, ४,
 ६; ३, १, १, १; ३, ३, १; ४; ५; ४, १;
 २; १०, ४; ७, १, ९; ५, ११; १२, ९,
 ५; तैआ. ३, ६, १; ५, ६, १२; १०,
 ६४, १; तां. ५, ९, २; जै. १०७;
 १२७; १२८; मं. २, २, १६; गो.
 १, ३, १३; ५, २४; २, २, ९; ३,
 २१; २२; -त्नीः ऐ. १, ११; ३,
 ३७; ४५; ६, १०; शां. ३, ९; ७,
 ९; १६, ६; २८, ३; शा. १, ३, १,
 २१; ९, २, १; ५; ११; १२, ५;
 २, ५, २, ४५; ३, १, ३, ६; २, ३,
 २३; ८, ५, ६; ९, ३, १६; ४, १६;
 ४, ४, २, १३; ६, ८, १९; ६, ५, ४,
 ४; १२, ३, ५, १; १३, २, ८, ३;
 का. १, ५, १, ३७; तै. २, २, २, ६;
 ६, ८, ३; ३, ५, १२, १; तां. ४, ९,
 १; ५, १०, १२; ८, ७, १२; जै.
 १२०; गो. २, २, २०; -त्नीनाम्
 तै. २, २, २, ६; -त्नीभिः शां.
 १२, ३; शा. ३, ९, ३, १७; २०-
 २२; ८, ६, ३, १९; -त्नीभ्यः ऐ.
 ७, १; शा. ३, ७, २, ८; ८, ५, ७; ४,

४, २, १२; -त्नीम् ऐ. ७, १०;
 शां. ३, ९; ७, ३; शा. १, २, ५, २१;
 ३, १, १२; १३; १६; २०; ९, २, ३;
 ४; १५; २, ५, २, २०; ३, ५, ३, १३;
 ८, २, १; ९, २, १४; ४, ४, २, १७;
 १८; ५, २, १, ८; का. १, ५, १,
 १७; २६; ६, १, ९; २, २, ३, १९; ४,
 ९; १३; तै. १, ६, ५, २; ३; २, १, ३,
 १; ५; ३, २, ९, १४; ७, ७, ४; ९, ६,
 ३; गो. २, १, २५; -त्नीषु ऐ. ३,
 ३७; ६, ३; शां. ३, ९; १९, ६;
 शा. १, ९, २, ११; ३, ९, ३, २०-
 २२; गो. २, ४, ५; -त्न्यः ऐआ.
 ५, १, ५; शां. ३, ८; ९; ५, ७; १६,
 ७; २७, ४; शा. २, १, २, ४; ४, ४,
 २, १६; ६, ८, ६; ११; १६; ६, ५, ४,
 ४; १३, २, ६, ७; ८, ४; ४, १, ८; ५,
 २, १; का. १, १, २, २; तै. ३, १२, ५,
 ५; तां. ५, ६, ८; ८, ७, ८; -त्न्या शा.
 १, ३, १, १३; ५, २, १, ८; का. २,
 २, ४, १०; -त्न्याः शा. १, ३, १,
 २१; गो. १, ३, १८; -त्न्यै शा. ३,
 ३, १, १०; ५, ३, १३; १४; १२, ८,
 २, ६; १४, १, ४, १६; ३, १, ३५;
 -त्न्यौ तै. ३, १२, ५, ५; तैआ.
 ३, १३, २.
 पति-कुल- -ले मं. १, ३, ७.
 पति-स्त्री- -स्त्री मं. १, ४, २, ५.
 पति-यान- -नः मं. १, १, ८; ९.
 पति-लोक- -कम् तैआ. ६, १, ३;
 मं. १, १, ८; ९; २, ५; १८; -के मं.
 १, १, १३;
 पति-विद्य- -द्ये तै. २, ४, २, ७.
 पति-वेदन- -म् शा. २, ६, २, १४;
 का. १, ६, २, ७.
 पति-श्रुता- -ता तैआ. १, २७, ४;
 -ताः जै. १५०.
 √पतीय, पतीयन्ति शा. ६, ३, १२;
 पतीयसि ऐआ. १, ३, ५.
 पत्नी-कर्मन्- -र्मां शा. १४, ३, १,
 ३५.

पत्नी-भाजन- -म् ऐ. ६, ३; गो.
 २, ४, ५.
 पत्नी-यूप- -पः, -पम् शा. ७, २, ८
 पत्नी-वत् (मतुपु)- -वत् शा. ११,
 ३, २, १; -वतः शा. ४, ४, २, १२;
 -वचन् शा. ४, ४, २, १५.
 पत्नी-शाल, ला- -लम् शा. ४, ६,
 ९, ८; १०, २, ३, १; -लाम् ऐ. ५,
 २२; जै. १२८; -ले शां. १९, ६.
 पत्नी-संयाजु- -जाः शां. ३, ९;
 शा. ११, १, ६, २७; ३३; २, १, ३;
 ६, ९; ४, १, ११; १२; तै. १, २, १,
 ६; २, १, ३, ६, ९; ४, १, ११; १२;
 गो. १, ३, ९; १०; -जान् शा. ११,
 २, ७, ३०; -जानाम् तै. १, ३, १,
 ४; ७; -जेभ्यः शां. २७, ४; -जेषु
 शां. २७, ४; शा. ११, २, १, ५; ६,
 १०; -जैः शां. ३, ९; ५, ७;
 शा. ११, १, ६, २७.
 पत्नीसंयाजान्त, न्ता- -न्ता शां.
 ८, ३; -न्ते तै. १, ५, ९, २.
 पत्नन्, पत्य-, पत्र-, पत्वन्, पति-
 √पत् गद्र.
 पथि (√पथ्)- -ययः मं. २, १, १०;
 -थीनाम् शा. ७, २, १, २०; १३,
 ४, १, १४; तै. ३, ७, १३, ३.
 पथिन्- ->पथः ऐ. ३, ११; ३८;
 शां. १३, ५; शा. ६, २, १,
 १३; ८, ६, ३, २२; ११, १, ५, ६;
 १२, ४, ४, १; १३, २, ७, १२; ४,
 १, १२; ५, ३, ९; ८, ४, ६; १४, ५,
 ५, २२; ७, १, ११; ३, २८; ९, १, ३;
 तै. १, ३, ४, ३; ३, ६, २, १; ३, १;
 ७, ६, ८; ९, ९; तैआ. २, ६, १; १५,
 १; ६, २, १; ७, २; तां. ४, २, २१;
 ९, ८, ११; १६, ५, ११; १२; जै.
 ८६; १६८; १९०; २०९; आ. १,
 ११०; ४०८; पथःऽपथः शा. १३,
 ४, १, १५; पथा शा. २, १, ४, ६;
 ६, २, ७; ४, ३, ४, १६; १३, २, ३,
 २; ६, २; का. १, १, ४, ५; ६, २, ४;

तै. ३, ८, २२, १; ९, ४, ४; तैआ.
 ६, ३, १; तां. १, १, २; जै. १४५;
 १५६; १६८; २०५; मं. २, ६, २;
 घ. ३, १; पथ्याम् श. ५, १, ५, १९;
 १२, ४, ४, १; तै. २, ८, ५, ३; पथि
 श. २, ६, २, ७; का. १, ६, २, ४;
 तां. १, ४, १; जै. १८०; पथिमि:
 ऐ. ६, १५; ऐआ. २, १, ६; श. ५,
 १, ५, २४; ९, ५, १, ४७; १३, २, ७,
 १२१; १४, १, ४, १०; तै. २, ६, ७,
 १; ६; १२, १; ८, २, १; ३, १, २, १;
 ६, ११, ३; ७, ७, १४; १३, ४; तैआ.
 १, ७, ४; ४, ७, १; ५, ६, ५; जैट.
 ३, ६, ९, १; ३; मं. २, ३, ५; गो.
 १, २, ९; २, ६, २; पुन्याः ऐ. ७,
 १३; ऐआ. २, १, १; श. १, ९, ३, २;
 ४, ४, ५, ४; ५, ३, १, २; ५, १, १, २;
 १२, ९, १, १४; १४, ५, ५, २२; ७,
 २, ११; १२; ३, २८; तै. १, ५, १,
 ४; ७, ६, ६; २, ४, २, ६; ५, ७, ३, ६,
 ४, ५; तैआ. ३, १२, ७; १३, १;
 १०, ६३, १; तां. ४, २, २१; ९, ४,
 १६; २५, २, ५; १२, ३; ५; जै.
 १२५; १५६; १६८; घ. २, १;
 जैट. ३, ५, ८, १०; ४, ११, ३, ९;
 सा. १, ५, १२; २, ६, ८; मं. १, १,
 ८; ९; गो. १, २, १४; ३, २०;
 पुन्यानः ऐ. १, २; ३, ३८; श.
 १४, ७, १, ११; तै. ३, ९, ४, ३; मं.
 २, ६, ३; जैट. १९, ३, १; गो. २,
 १, १; पुन्यानम् ऐ. ४, ४; ऐआ.
 ३, २, ४; शां. ५, ५; शांआ. ३,
 ३; श. १, ९, ३, २; ३, ९, ३, ३०; ४,
 २, ५, ५; ११, १, ५, ६; १४, ९, १, ३,
 का. १, १, ४, ५; तां. ९, ८, ११;
 १२, ११, १०; ११; १५, ७, ४; ९,
 २; २४, १८, २; २५, २, ५; १२, ४;
 जै. १३९; १५२; घ. २, १; मं. २,
 ५, ७; गो. २, १, १३; ३३; ३, १७,
 पुन्यानौ श. १४, ९, १, १९;

पुन्याम् ऐ. १, ८; ९; ७, ८; ऐआ.
 ३, २, ४; शांआ. ८, ६; श. ३, ३,
 ३, १५; १६; ४, ५, ४; १२, ४, ४,
 १; १३, ८, ३, ४; तै. १, ४, ४, ११;
 २, ४, १, ४; ३, १, २, ९; ११; ७, १४,
 ५; तैआ. १, ३, २; २, ६, २; १७, १;
 ३, १५, २; ६, १, १; ७, ३; मं.
 १, १५.
 पृथन्व (←पथिन्+न्तुप्, व्→)ती-
 ती श. १३, ४, १, १५.
 पथि-कृत्- कृत्, द् शां. ४, ३;
 २५, ४; ५; श. १२, ४, ४, १; गो.
 २, १, १३; -कृतः तैआ. ६, ८; १;
 -कृतम् तै. १, ४, ४, ११; -कृते ऐ. ७,
 ८; शां. ४, ३; श. ११, १, ५, ५; ६;
 १२, ४, ४, १; तै. १, ४, ४, ११; गो.
 २, १, १३; -कृद्भ्यः तैआ. ६, ५, १.
 पथि-स(त्→)ती- त्यः ऐ. १, १०;
 शां. ७, ८.
 पथि-रक्षि- क्षयः गो. १, २, १५;
 -क्षी तैआ. ६, ३, १.
 पु(थ्य→)थ्या- थ्यया ऐ. १,
 ११; श. ३, २, ३, १५; -थ्या शां.
 ७, ६; श. ३, २, ३, ८; ८, २, ३;
 ४, ५, १, ४; तैआ. ३, ९, १;
 गो. २, २, ९; -थ्याऽइव श. ६,
 ३, १, १७; -थ्याम् ऐ. १, ७; ८;
 ११; शां. ७, ८; श. ४, ५, १, ३;
 ४; -थ्यायाः ऐ. १, ९; -थ्यासु ऐ.
 १, ९; -थ्ये मं. २, ६, २.
 √पद् पृथते श. ११, १, ६, ३२; तै. १,
 ६, ३, ७; गो. १, ३, ७; ९; पृथन्ते
 ऐ. ७, १४; पृथसे श. १४, ८,
 १५, १०; पृथिरे, पृथन्ताम् ऐ.
 ७, १४; पृथस्व तैआ. ४, ३८,
 १; अपृथत ऐआ. २, १, ४; श. ७,
 १, २, १; ४, २, ११; तां. ४, १०, १;
 अपृथहि श. ३, ३, ३, १५; १६.
 पादि ऐआ. २, २, २; अपादि श.
 १४, १, १, ११.

पादयति ऐ. १, १३; पादयामसि
 तै. २, ४, २, ४.
 पृद् (←पाद् अद्.) → परसु श. ५,
 १, ४, ८; तै. ३, ८, ९, २; पृद्. ऐ. २,
 ६; ३, २६; श. ३, ८, २, ६; ३, २७;
 १३, २, ८, ५; तै. ३, ६, ६, १; पृद्
 ऐ. १, २५; २, ३८; ३, २७; ५, १; श.
 ३, ६, ३, ४; ५, ४, १, ९; ११, ३, ३,
 ३; का. २, २, ३, २३; तां. ४, ४,
 ११; ६, ९, २२; जै. ५०; १६०;
 १९९; पृटि श. ३, २, ४, १८; जै.
 ३४; पृदोः तां. १३, ५, २४; १७,
 ५, ६; जै. १६०; पृदभिः ऐ. ५, १,
 श. ३, ८, २, ६; ७, १, ४, ५; ३, ५.
 १३; १३, २, ७, ६; ३, ३, १; तै. २,
 २, ११, ५; मं. २, २, ११; पृदभ्याम्
 ऐ. ३, २६; श. २, ३, ३, ९; ७, ३,
 २, १७; तै. २, ६, ५, ६; तैआ. ३,
 १२, ६; १०, २४, १; २५, १; जै.
 ८; ९२; १४०.
 पृच्छ (←पृश्च)स्(ः) ऐ. २, १८;
 ३, ११; ३१; ४, २१; ६, २;
 २८; २८; शां. १६, ३; २७, ७;
 २६, ८; ३०, ४; शांआ. ९, ८; श.
 ४, ३, २, ६; ११, ५, ४, १५; तै. ३, २,
 ५, ३; ३, ४, ६; तैआ. २, ११, १; गो.
 २, ३, ११; ६, ८; पृच्छाः ऐ. ६, २.
 पृत्तस्(ः) तां. ४, ५, १५; ६, १, ११.
 पृदनुबद्ध- ङाः श. ८, ६, २, ३.
 पृद्वत्- वत् ऐआ. १, ३, ७;
 -वन्तम् तै. २, ८, ४, ८.
 पृद्- दम् ऐ. १, १०; २२; २८; २,
 २६; ३, ३; ११; १२; १८; २९; ४,
 ९; ५, ११; ६, १०; ऐआ. १, १, १;
 २, २, २; ५, २, २; शां. १४, २; ३;
 १५, ३; ४; ५; १७, १; २२, ८; २३,
 ६; २६, ५; शांआ. २, १; श. १, ४,
 १, २५; ३, ३, १, ३; ४; ६; ८; १०;
 २, १; ५, ३, १, ३; ६, ३, ४; ७, १, १५;
 १८; १२, ४, १, ४; १३, ४, ३, ४;

†-भिः इति मुग. स्वरोऽशुद्धः । † पा. ६, १, १९९; ७, १, ८५-८८ द्र. ।

१४,८,१५,१३;२३;३; ४;८;९; तै. १,४,३,६; ४,१०; ३,६,१०, २;७, १०,६; १०,९, १३; १४; तैआ. १,१३,३; ३,११,११,१३, २; ६,१०,२; तां. ७,८,७; ८,५, २; १५,१२,७; १७, १,१३; जै. १०१; जैड.३,६,७,१; ६;७; आ. १,५६६; सा. १, ८,३;५; प.४, ४;७; गो. १,१,२५;३०;२,१८; ३,१६;२,६,११; -दस्य जै.३४; प. २,१;२; -दा तै. २, ४,६, १; तैआ.१०,१,४;-दात्त श.१,७,२, २०; -दानि ऐ.१,६;१७;३,१८; ४,६;६,२४;२६;८,९; शां. ३, २;११,२;२३,२; २७,३; शांआ २,१; श. ३,३,१,१; ५, १, ३;४; ४,१,३,१७; ६,४,२,५; ६,२,७; ९, ३,१,१७; तै. २,८,८,५; तां. ९,१,४;१६;१९;१५,१२,७;१६, ११,१०; जै. ९०;१०१; जैड. १, १,७,३; १३,१,१; प. ३,१; गो. १,५, २३; २,५, २; -दाय श. १४,८,१५,१०; तै. २,८, ९, ९; -दे ऐ. १,२०; २८; २, ३५;३, ११;४,२९;३०; ३१;५, १; ४; ६;१२;१६;१८; २०;७,९; ऐआ. १,३,७,५,३; ५,१,६; शां. ९,२; १४,२;५;२२,१;२;३;८;शांआ. ७,१४; श. १, ८,१,७;२६; २, १,४,२४;३,३,१,३;४; ६,३,३, २२;१४,८,१५,५; का. १, १,४, २३; तै. १,१,५,९;२,४,६,२;३, ६,२,१;९,२३,१; तैआ. ३,११, ४;५;११; ४,२,६; ५,३,३; तां. १,६,५;१३,१०,१६; जै. १०१; जैआ. आ. १,५६६; जैड. ३,६, ८,१;५; गो. १,२,१८; -दो-दो शां. ४,३,२,६; ११,२,५,२; तै. ३, ९, २३, १; २; तैआ. १०, १,८; -देन ऐ. ५, १०; ६, ३३; ३५; शांआ. २,१; श. १,१,२,

१३;९,३,९;३,६,३,३;१४,४,२, १८; का. २, १,२, १२; तां. १०, १२,२; जैड. ३,६,७,७; गो. २, ६,१०;१३;-देषु ऐआ.४,२९;५, २५; शां. १७,७; श. १३,५,२, १४; गो. २, ५,५; -दै: ऐ. ५, १०; श. १०,२,६,१३; तां. ९,१, ५;१६;१९; १०,५,३; गो. २,६, १०. पद-निघन- नम् तां. ८,४,११; १०,१०,१;१४,११,१३;२२; जै. ३८; २००; -नानि दै. १, २; -नेन तां. १०, १२,३. पद-पङ्क्ति- हृक्तयः शां. १,४; १८,१४;-हृक्तिः श.८,५,२,४. पद-पांसु- सून् ता. २, ६,८. पद-प्रस्ताव- वम् तां. ८, ३,७; ४,११. पद-मात्र- त्रे ऐआ. ५,१,३. पद-विग्रहण- णस्य शां. १५, २; १६,३. पद-विद्- -त्,द् श. १४, ७, २, २८; तै. ३,१२,९,८. पद-वी- वी: तैआ. १०,१०,१; ५०,१. पद-स्तोम- -भ: तां.१३,५,२१; जैआ. २, १४, १०; -भम् तां. १३,५,२२; -भस्य तां. १३,५, २४;-भा: आ. २,४,१०; -भेन तां. १३,५,२३; -भौ जैआ. १, ४७५. पदस्तोम-त्व- म् तां. १३, ५, २४. पदा(-दञ्ज-)क्षर- राणि गो. १, ५,२३. पदा(-दञ्ज-)नुयङ्ग- ज्ञा: ऐआ. १,५,२;-ज्ञान्, -ज्ञै: शांआ. २, १६. पदा(-दञ्ज-)वप्राहम्(णमुल्) ऐ. ६,३३;३५; गो. २,६,१३. पदा(-दञ्ज-)दकं- काणि शां.

२२,५. पदनीय- म् श. १४,४,२,१८. प(घ→)घा- घया तां.८,५,७;१२, ११,२२;-घा शां. २७,३; तां. ८,५,७; १२,११,२२;-घामि: ऐ. ६,३५; गो. २,६,१४; -घाम् मं. २,८,२. पन्नु- -न्नम् गो.१,३,९; -न्नम्डव तां. १२,१२,८; -न्नात्त श. ७, १, २,१; तैआ. ६, ३, २; ४,२; ९,२. पद्म- -द्म: प. ४,७; गो. १, ३, १६; -द्मम् जैड. १, २,३,४; ९,१,३; २,५. पद्म-कोश-प्रतीकाश- म् तैआ. १०,११,२. \sqrt पद्म,पतिप्लतम् ऐ. १, ३०; शां. ९,६. पनाय्य- म् ऐ.६,१५; शां.१९,९. पुनि(घ→)घा- घा तै. ३, ७,७,१. पुन्य-त्तम- -माय तै. २,८,७,६. पपिवस्(\sqrt १पा)- -वान् गो. १, २, ९;-वांस: श. ४,४,११. पुपुरि(\sqrt पृ)- म् तै. ३,१,१,९. प्रि- -प्रय: तै. २,७,१६,१; तां.१, ७,५;-प्रि: जै. ६२; -प्रिम् तै. २,४,३,८;७,४,१. प्रिन्तम- म् श. १,१,२, १२; का. २,१,२,११; तै. ३, २,४,४. प्रप्रधान(\sqrt प्रयु)- नेभि: शां.२३,३. पुण्यसू(\sqrt १पा)- -य: ऐ.१,१;२२;२, २०;५,२७;७,२;३;८,११; शां. २,१;५,४;९,३; १०,६; १३,४; शांआ. १,४; १०,८; १२,२; श. १,२,१,२२; ३,१,२,५;५,३,५; ६,४,८; १५;७,१,१०; २,२,४, ४;५; १५; ३,१,१७; ४,१५;५, १,३;६;३,४;६;७; ३,१,३,९; २,४,८; ३,४,७;८,४,८; ४,१, ४,९;२,४,२१; ३,५,१३; २२; ४,४,८; ५,२,२,२; ३,४,१९;६,

सा. १, ४, ४, ८; -तम् सा. १, ३, १०; -ता: सा. ९, ५, १, २.
 पयोत्रत-ता- -ताये श. ९, ५, १, १.
 पुर,रा-र: ऐ. २, ७, ५, २१; द, २०; २२; ऐआ. ३, १, ३; ५; शांआ. ७, १४; सा. १, ६, १, १८; २, ६, ४, ९; ३, ६, ४, ६; १०, ४, २, २६; २९; ११, ६, ३, ११; १३, ५, २, २१; ४, ४, १, १३, ६, ७, २; ६; ७, २, २३; ३, ११; ९, ४, ११; का. १, ६, ४, ९; तै. २, ८, ३, २; ३, ७, ९, ५; ९, ५, ५; तैआ. १, ३, १, ५; १०, १०, ३; ११, १, ६, २, १; तां. ९, ४, १६; २५, १६, ३; जैठ. १, १४, २, १०; २, २, ४, ११; ३, ५, ९, ३; ७, ११, ३, १३; सा. २, ४, ७; गो. २, ६, ४; -रम् ऐ. ६, ५; शां. ११, ५; २२, ४; शांआ. ७, ९; १०; ११; सा. ७, १, १, २३; ५, १, १, १३; ३, ११; ४, २, १०; ७, ५, २, २०; ९, १, १, २९; ११, ६, २, १०; १२, २, ३, १०; ४, १, ४; १३, ८, ३, ४; १७, ४, २, २३; २६, ५, २, ११; ६, ७, ३; का. १, ३, १, ३; तै. १, २, २, ३; ७, ८, ६; २, ५, ५, २; ३, ७, ४, ५; तैआ. १, ८, ४; ५; १०, १; ३, १, २; ७, २०, २; ६, ७, ३; ८, १, १; १०, १, १; १०, ३; ११, १; १२, १; ६२, १; जै. ४; १६; १४३; १८६; जैठ. १, ८, १, ३; ९, ३, ४; मं. १, १, २; १५; ६, ९; वं. ३; य. १, २; ५, १०; गो. १, ४, २, १; २, ३, ११; -रम्-रम् सा. ७, २, ४, ७; -र्या शां. २७, ६; -रस्मात् सा. ७, ५, २, २०; -रस्मिन् शांआ. १, १; तै. ३, ७, ९, ८; तैआ. २, १, ५, १; गो. १, ३, १९; -रस्मि ऐ. ८, ७; ऐआ. ३, २, ३; ४; ५, ३, ३; शांआ. १, १; ८, ५; ६; सा. २, ६, ४, ९; ९,

५, २, ३; १२; १३; १०, ५, २, ५; का. १, ६, ४, ९; -रस्य तैआ. ७, ५, ५; जैठ. १, २, २, ३; गो. १, ३, १९; -रस्या: सा. ६, ६, ३, १; १२, ४, ४, ३; -रा सा. ७, १, १, २७; तैआ. १०, १०, २; -राड-रा सा. ६, ३, ३, २५; -रा: ऐ. ३, १५; सा. १, ६, ४, १; १७, ९, १, १८; -राणाम् तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३; -राणि ऐ. ६, २०; तै. १, २, ४, ३; २, ५, ६, ५; तां. ७, ५, ४; आ. २, १४, १; गो. २, ६, २; -रात् तैआ. १०, १, १; -रात् सा. १२, २, ३, १०; सा. १, ५, १५; गो. १, ४, २, १; -राम् शां. ५, ७; सा. ७, १, १, २२; २३; १३, ३, ३, ५; १७, १, ३, २६; ४, ६; २, १, १४; २१; २, १३; १४; १६; १८; ३२; ४०; तै. १, ६, ७, ४; ३, ८, ९, ३; १२, २; ९, १, २, २; तैआ. १, १२, ४; तां. ५, ८, ८; १५, ७, २; ११, ९; २१, ४, ११; जै. ३३; १४२; य. ३, ८; -राम्-राम् सा. ६, ३, ३, २५; -रास: ऐ. ३, ३, ७, ६; -रे ऐ. ६, ३, ४; शांआ. ३, १; सा. ३, ५, १, ३१; ५, १, १, २१; १७, ३, १, २०; तै. २, ६, १६, २; गो. १, ३, ७, ९; -रेण ऐ. ३, ३, ७, ८, १४; ऐआ. २, ४, १; ३, १, ६; शांआ. ७, १५; सा. ५, ३, ४, १५; ६, ४, ४, २; ७, १, १, २, ४; ३, १, १, २; १५, ९, ४, २, ३; १०, ५, ४, २; १७, ४, १, १३-१७; तै. ३, ११, ७, ४; तैआ. ३, ११, ६; १०, १०, ३; जै. ८८; २०८; जैठ. १, १, ६, ४; २, ४, २, २-६; सा. १, ८, ९; २, ८, १; -रेभ्य: सा. ३, ६, ४, ६; -रेषाम् शां. २६, १; सा. १२, २, ३, ६; ७; सा. ३, ३, ५; गो. १, ३, १९; ४, १८; १९; २१; २, २, १५; -रै: सा. ७, १, २, १६; तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३.

पुर-तर- रे सा. ११, ५, १, ६.
 पर-स्व- -म् तै. १, २, ४, ३; तां. ७, ५, ३.
 पर-खोक-स्थान- -नम् सा. १७, ७, १, ९; -ने सा. १७, ७, १, १०.
 पर-स्व-स्त्री- स्त्री मं. १, ६, २८.
 पर-म,सा- -म: ऐ. १, १; ऐआ. २, ३, ६; शां. ११, ६; १७, ५; १६, ७; शांआ. १, ५; १२, ४; सा. ३, ३, ३, ८; १०, ५, २, ११; ४, १८; १२, ८, ३, १६; १३, ३, ३, १; ७, १, २; १७, ७, १, ३१; ३२; तै. २, २, १०, ५; ३, ९, ८, ३; तैआ. १०, ११, २; तां. ३, ३, २; १६, ९, २; जै. ९०; १६५; गो. १, ५, २३; -मम् ऐ. १, २, १; २, १९; २४; ३, २०; ५, २; २१; ६, २०; शां. ११, ६; १३, ७; १७, ५, १६; सा. २, ६, ४, ९; ३, ७, १, १५; १८; ७, ४, २, १४; ५, १, ५, ६; ६, ३, २, २; ३, २५; ७, ४, ४; ७, ५, २, १८; २०; ३, ४, ३, ५; ९, १, १, २८; २, १, १२; ३, ३९; ५, १, ३, ७; ३८; ११, ७, १, ३; १२, ८, ३, १२; १३, ३, ३, १; ५, १, १७; १८; १७, ६, १०, ३; ६; ९; १२; १५; १८; ८, ११, १; का. १, ६, ४, ९; तै. १, ३, ३, २; ६, ८; २, २, १, ४; ६, ३; ९, १०; ४, ६, ११; ३, ९, ५, ५; १२, ३, १; तैआ. २, ११, १; ५, ३, ९; १०, १, २; ११, १; ६३, १; तां. १२, १३, २, ७; १३, ११, १, ७; १५, १, २; १६, ८, २; २१, १०, ९; जै. ७४; ९७; १४३; १६५; य. ७, ४, -मया सा. २, ३, २, ११; तै. १, ३, ६, ३; -मस्य सा. ११, ७, १, ३; तै. २, ८, ३, २; तां. १३, १३, १७; जै. १६५; -मस्या: सा. ६, ३, ४; तै. ३, ७, ९, २; जै. १६५;

परस्तात् ऐ. १, २५; २, ३३; ३, ४३;
४४^३; ५, १३; १४; १८^३; १९^३;
६, ३२; ७, १९; ऐआ. २, २, ४;
शां. ३, ३^३; ४, २; ४; ७, ८; १६,
५; २१, १; २४, ३; ५; २६, १; २७,
३; शांआ. ४, २^३; श. १, ४, २,
४^३; ५, १, १०^३; ९, ३, १०^३; २, ३,
३, १२; ४, २, १४^३; ३, २, ४, २; ३,
१, १; ७, ३, १३^३; ४, ३, १, ११; ४,
२, १४; ६, ९, ६; ७, १, १, २४; २,
१, १३; ९, १, २, ३०^३; १०, २, ६,
४^३; ६, ५, ४; ८; ११, ४, ३, ७; १२,
४, ४, २^३; १३, २, ६, ३; तै. १, २,
४, १; ४, १, १; ६, ३; ५, १, १^३-४^३;
५^३; ३, ४; २, ५, ६, ५^३; ८, ९, ५; ३,
१, २, ६; ९, ४, ४; तैआ. २, ६, १;
३, १३, १; ५, ७, १२; १०, १, १;
तां. ४, ३, ८; ९; ५, ८; ७, १; ६,
१०, ११; जै. ८९; १०३; १५३^३;
मं. २, ६, १२; गो. २, १, १२; २०;
२२; २५; ४, १०^३.

परस्तात्-प्रति-विहि(त→)ता-
-ता शांआ. ५, ५^३.

परस्प(स्-√रपा)-स्पाय श. १४,
३, १, १९^३.

परस्प-स्व-स्वाय श. १४, ३, १, ९.

परस्प-स्वा-ऐ. १, २, ८; शां. ९,
२; तै. २, ४, ७, ६; ८, १, ३; ३, ७;
तैआ. ४, ११, २; ३; -स्पायै तैआ.
४, ११, ३; ५, ९, १^३.

परस्पर-र-शां. ८, ९; श. ३, ४,
४, २७^३.

परोक्ष(-रस्अक्षि)-क्षम् श. १, ८,
१, २०; २९-३५; २, १, २, ११; २, ३,
८; १८; ३, १, ३, २५^३; ४, १; ३, ३, ९;
८, १, १०^३; ४, ३, ३, १२; ४, १, २; ५,
३, ४, २७; ६, १, १, २; ११^३; २, ३;
७, १, २३; ७, ४, १, १०; १३; १६;
२, १२; ५, १, २२^३; ८, ३, ३, ७; ६,

२, १३; ९, १, १, २; ७; २, २२^३; ३६;
२, १, ६^३; ७^३; ३, ३, १४; १०, ५, २,
१४; ६, २, २; ११, १, ६, २२; ५, १,
१५; १६; १३, ८, १, १^३; १४, १, १,
१३; तै. १, ५, ६, ७; तैआ. ५, ७,
६; तां. ४, ८, ८; ५, ४, १५; ७,
१०, ८^३; १२, २, ५; ९; ८, ४; १३,
२, ८; १४, २, ३; ४; ५; १५, ९, १५^३;
७, २; १७, १, १; १९, २, २; २२,
१०, ३^३; ४; २३, २६, २; जै. १८२;
१८५; जैल. १, ६, १, ४; ७, २, २;
२, ३, २, ७; -क्षम्इव ऐ. ७,
३१^३; श. २, २, १, ९; २२; का. १,
१, २, ७; २, १, ६; १३; ३, ६; १४;
जै. ३४; -क्षात् ऐ. ३, ३६^३; -क्षेण
ऐ. ३, ३३; ४३^३; ७, २६; ३०; ३१;
ऐआ. २, ४, ३; श. १४, ६, ११,
२; तै. १, ५, ९, २; २, ३, ११, १;
२; ३^३; ४; ३, १२, २, १; ४, १; जै.
१७६; जैल. १, १३, १, ३; गो. १,
१, १; ७^३; ३९; २, २१^३; ३, १९; ४,
२३; -क्षेणइव जै. १६८; जैल.
३, ३, २, ६.

परोक्ष-काम-मा-श. ६, १, १,
२; ११^३; २, ३; ७, १, २३; ७, ४, १,
१०; १३; १६; २, १२; ५, १, २२^३;
८, ६, २, १३; ९, १, १, २; ७; २,
२२^३; ३६; १०, ५, २, १४; ६, २, २;
१४, १, १, १३.

परोक्ष-प्रत्यक्ष,क्षा-क्षस्य तां.
१५, १, ११; -क्षा सं १.

परोक्ष-प्रिय-याऽइव ऐ. ३,
३३; ४३^३; ७, ३०; ऐआ. २, ४, ३^३;
श. १४, ६, ११, २; तै. १, ५, ९,
२; २, ३, ११, १, २; ३; ४^३; ३, १२,
२, १; ४, १; गो. १, १, १; ७^३; ३९;
२, २१^३; ३, १९; ४, २३.

परोक्ष-वैश्वदेव-वानि शां. २४, ९.

परो(-रस्अवा-)वाहु-हु श. ६, ४, ३,

१०^३; ७, २, ९^३; ३, २^३; १०^३.

परो(-रस्अ-)-रजस्-जसि श.
१४, ८, १५, ५; तै. ३, १०, ९, ४;
-जसे श. १४, ८, १५, १०; -जाः
श. १४, ८, १५, ४^३; ९; तै. ३, ७, ७,
१३; १०, ९, ४^३; तैआ. १, २५, ३;
प. १, २.

परो(-रस्अ-)-वृ-वृ श. १, ६,
२, ४; १२, ८, ३, ३०; १३, ५,
४, ३.

परोवरीयस्-यांस-ऐ. १, २५;
-यांसम् ऐ. २, ३५.

परोवरीयसी-सी-शां. ८, ९.

परो(-रस्अ-)-विशु-शेषु श. १०,
२, ६, ८.

परो(-रस्अ-)-शीत-तेषु श. १०,
२, ६, ८.

परोही(-रस्अहु)-ही-श. ३,
४, ४, २६^३; २७^३.

परशु-शु-शांआ. ४, ११; श. ३, ६,
४, १०^३; १४, ९, ४, २६; मं. १, ५,
१८; -शुना शां. १०, १; शांआ.
१, ८; श. ३, ६, ४, १०; -शोः
ऐ. २, ३५.

परशु-वृ(वण→)वणा(√वृश्च)-
-वणा श. ५, ३, २, ५.

परश्वृ-वृ-शांआ. ३, २.

परा ऐ. ४, २०; ऐआ. २, १, ६^३; श.
१४, १, ४, १०; तैआ. ४, ७, १; ५,
६, ५; तां. २, २, ३; जैल. ३, ६,
९, १; ३^३.

पराक-पराञ्च-अद्र.

परा/क्रम,पराक्रमध्वम् तै. ३, ७,
५, १; पराक्रमत तैआ. ५, २, ९;
१०; तां. ८, ५, २.

परा-क्रमण-म् तां. ८, ५, २.

परा-क्रम्य तां. १४, १, ६.

परा-क्रान्ति-न्ति-जैल. १, ८,
२, ५.

†-स्पा- सुपा. स्वरोऽशुद्धः । तु. =य. ३८, १९ । †'-स्यायाः' इति कालि. सुपा. अशुद्धः । ‡परो'प्री
(←रस्अंहुगद.) इति MW. प्रमृ. । ||Kt. टि. द्र. ।

३,६,२,२६; का. १,३,३,५; जै. ८८; १५१; १९०; जैष्ठ. २,३,२,४.
 परा/भृ, परा...भरन्ति मं. २, ३, ४.
 परा(राडावा)/भृ, परा...आभरत्
 तैआ. १, १३, ३.
 परा-भृत्(√भृ)- तात् तैआ. १०,
 १०, ३.
 परा-भृशन्(√भृश)- शन् शंआ.
 २, १७; जै. ६१.
 परा-भृष्ट, ष्ट- ष्ट: गो. १, १, ३७^३;
 -ष्टम् गो. १, १, ३७^४; -ष्टा,
 -ष्टा: गो. १, १, ३७^५.
 परा-भृत्(√भृ)- तै तै. ३, ७,
 २, ७.
 परायण- णम् श. १४, ६, ९,
 ११^३-१८^३; ३४; तैआ. १, ८, ३;
 ४; १०, ११, १; -णे तै. ३, ७, ९, ८.
 परा/वच्, परावोच: श. १, ४, ५,
 १२.
 परो(क्त→)क्ता- क्ता श. १, ४, ५,
 १२.
 परा-वृत्- वत् ऐ. ३, १५; श. ६,
 ६, ३, ४; -वत: ऐ. ३, १५; ५, २^३;
 १३; २१^३; ऐआ. ५, १, १; २, ५; २२,
 ५^३; शां. २३, ७^३; २६, १०; श. १,
 ६, ४, १; ६, ६, ३, ४; १४, ९, १, १८;
 तै. २, ८, १, ४; ३, ३, ११, ३; ७, ९,
 २; तैआ. ४, ४२, १; दै. १, १५; गो.
 १, १, ११; २, १६; -वतम् ऐ. ३,
 १५; शां. ५, ७; श. ११, ५, १,
 ८; १३, ३, ३, ५; तै. १, ६, ७, ४;
 ३, ३, ११, ३; ८, ९, ३; १२, २; ९,
 १३, २; तां. ५, ८, ८; १५, ७, २;
 ११, ९; २१, ४, ११; जै. ३३;
 १४२; प. ३, ८^३; -वतम् इव तां.
 १४, ५, ९; -वति तै. ३, २, ९, ३;
 ४; तां. १४, ५, ९; -वद्भि: गो.
 १, १, ११^३.

परा/वद्, परावद तैआ. ४, ३४, १.
 परा/वप्, परावृपन्ति श. २, ३, २, ३;
 परोवाप शां. ६, १३; परावप्स्याम:
 श. ६, ८, २, १; परावपेत्
 जै. ३४.
 परोप्यते तै. २, ८, ८, २; जै.
 १७९; परोप्यन्त गो. २, १, २.
 परा-वाप- पात् जै. १३१.
 परा-वृत्- वृत्: श. १, ५, १, २३^३†.
 परा/वा, परा...वात् तै. २, ४,
 १, ८; तैआ. ४, ४२, २.
 परा/वृच्, परावर्क श. १२, ४, ४, ३.
 परा/वृत्, परावर्त का. १, २, ४, ५.
 परा-शस्(√शस्)- स्ता तै. ३, ७,
 १२, ४.
 परा/शृ, पराशरीत् तै. ३, ३, ११, ३.
 परास्(रा/रअस्), परास्यति तां.
 २५, १०, ४; परा...आस्यत् श.
 ३, १, ३, २ तैआ. १, १३, ३; तां.
 २४, १२, ६; परास्येत् श. १, ३,
 १, ११; परास्येत् श. ३, ३, २, ८;
 ८, ५, ९^३.
 परासिन्- सी तां. २५, १३,
 २; ४.
 परास्य ऐ. ३, २५^३; तैआ. ३,
 १४, ४.
 परास्य- म् श. ४, ४, ५, १.
 परास्यत्- न्त: जै. १९७.
 परा/सिच्, परासिञ्चत श. १२, ४, २,
 ९; परासिञ्चेत् श. १, ५, २, १५;
 परासिञ्चेत् श. १, ५, २, १५; १२,
 ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १,
 २७.
 परासिच्यते तां. ९, ६, २; परा...
 सिच्यते श. १३, १, ६, ३; तै. ३,
 ८, ९, ५; परासेक्ष्यते श. १२,
 ४, २, ९.
 परा/रस्, परा...सुवामि तैआ. २,

५, १; परासुव तै. ४, ४, ६, ३;
 तैआ. १०, १०, २; ४९, १; परा...
 सुव तै. २, ४, ६, ३; तैआ. १०,
 १०, २; ४९, १.
 परा-स्तम्भ(√स्तम्भ) श. ११, ४,
 २, १२.
 परा-स्तव(√स्तु)- न्वे जै. २०१^३.
 परास्यु- स्यु: गो. १, २, २०.
 परा/हन्, पराहन्ति श. १, १, ३,
 १२; का. २, १, ३, ७; पराजवान
 का. २, १, ३, ७; पराजव्नु: श. १,
 १, ३, १२^३; पराहणानि श. ३,
 ३, २, २; ९, ४, १.
 परा/ह, पराहरति गो. १, २, ४.
 परा-हृत्य का. २, २, २, ९.
 परि ऐ. १, १९; २२; २९; २, ५; ६, ६;
 ७, ११; ऐआ. २, ३, ६; ३, २, ४;
 शां. ३, १; ८, ४; ५; ९, ४;
 शांआ. ८, ५; श. १, ९, १,
 १९; २, ३, २, ५; ३, १, ३, २;
 ५, १, ५, २०; ६, ३, ३, २५^३;
 ४, ४, २; ७, ४, ३; ७, ४, २, १४;
 १२, ५, २, ४^३; ९, २, ८; १३, ८, ४,
 ७; १४, ३, १, २८; तै. १, २, १,
 २२; ३, ७, ८; २, ४, ४, ९; ५, ३,
 १; ६, ६, ४; ७, १६, २; ८, २, ८, ६;
 ९; ७, ८, ६; ८, ८; ३, ७, ११, २; तैआ.
 १, १३, २; ४, ११, ८; २०, ३; ६, ३,
 २; ४, २; ७, १; १०, २; १०, १, ७;
 तां. ९, २, २२; १२, ११, १^३; १३,
 ११, १; १५, ५, ४; २४, १२, ६;
 २५, ८, ४७; जै. १२७; जैष्ठ. १,
 १४, ३, ६; ८; ९; सा. २, ४, ९; ५,
 ३; ६, ६; गो. २, ४, १७; परिइव
 श. ६, ३, ३, २५.
 परि-कल्प्य(√कल्प्) ऐ. ७, ४.
 परि/कृ, परि...करोति तै. ३, २,
 ८, ५^३.

†'पुरावृत्तुः' इति W. मुपा. विन्दयः। 'प्रंसुम्' इत्यत्र टि. पद्म. । 'पपा. अनुरोधाद् भिन्नपदत्वम् ।
 सा. तु क्र. (९, ९, १)-व्याख्याने 'परिप्रिया' इत्यैकपयं कुर्वाण इव प्रतीयते । ϕ =क्र. ७, ७६, ३; दृष्टे
 (-शे? तां. मुपा.) इति क्रियायोग इति सा. ।

परि-कर्तोः(ः) शां. १०,४.
 परि-कृत(√)कृत-म् शां. ३, ५,
 ४,२३.
 परि/कृप,परिकृपन्ति शां. १३, ८,
 ३,१०.
 परि/कृ,परिकिरति शां. ३, ६, ३,४;
 ५; परिकिरामि तैआ. ६, ९, २;
 परिकिरेत् शां. ३,६,३,६.
 परि/क्रम,परिक्रामति तां. ८, ६,
 ११;७,५; सा. ३, ७,१; पर्यक्रा-
 मत् ऐ. ३,१४^५; गो. २,३,१२^३;
 परिक्रामेत् गो. १, २, ७; परिक्रा-
 मेयम् सा. ३, ७, १; परि...अ-
 क्रमीत् तै. ३,६,४,१.
 परि-क्रम-माणाम् शां. ६, ११.
 परि-क्रम्य शां. ३, ३,४,१३; ८,४,
 ४,२.
 परि-क्रान्त-न्तः शां. १४,१.
 परि-क्रामत्-न्ता तां. ८,७,५.
 परि-क्रामम्(णमुल्) शां. १, ४, ४,
 १४^३; १२,८,३,१७.
 परि/क्री,परिक्रीणाति शां. ११, ३,
 ३,४;५,६; परिक्रीणन्ति शां. १२,
 ८,१,६; परिक्रीणीयात् तै. १,८,
 ६,२.
 परि-क्री-क्रीः जै. १३७^३.
 परि-क्रीय तै. १,३,६,७; तां. १६,
 १२,१.
 परि/क्रीड्(ल्),परिक्रीडन्ते शां. २,
 ५,३,२०; परिक्रीडन्ति का. १,५,
 २,१९; परिचिक्रीडुः शां. २, ५,
 ३,२०; का. १,५,२,१९.
 परि/क्षल्,परिक्षालयेत् शां. १, ३,
 १,८; का. २,२,४,५.
 परि-क्षाल्य शां. १,७,४,१७.
 परि-क्षण(√)क्षै-णानि ऐ. ३,३४.
 परि/रक्षि,परिक्षेति ऐ. ६, ३२^३;
 परिक्षियति गो. २,६,१२^३; परि-
 क्षियन्ति ऐ. ६,३२^३.
 परि-क्षिद्-न्त् ऐ. ६, ३२^३; गो.
 २,६,१२^३; -त्तः गो. २, ६,१२.

परि/गम्,परिगच्छति ऐ. ४, १;
 ऐआ. १,५,१; पर्यगच्छत् ऐ. ३,
 ३६; शां. ९,४,१,२,५,१;३६.
 परि-गत-न्तः ऐ. ४, १^३; -ताः
 ऐ. ३,३६;४,१.
 परि-गत्य शां. ८,२,४,१६^३; ९, ४,
 १,२^३;१५^५.
 परि/गै,परिगायति शां. ९, १, २,
 ३४; १०,१,५,३; परिगायति शां.
 ९,१,२,३२^३; ३३; ३४; परिगात
 ऐ. ६,३३; पर्यगायन् शां. ९, १,
 २,३४.
 परि-गी(त→)ता-न्ता शां. २७,१.
 परि/ग्रह्,भू,परिगृह्णीते शां. ६, ४,
 ४, १३; परिगृह्णीते का. १,
 ६,४, ६; ७; ८; जै. १७९; परि-
 गृह्णाति ऐ. २,३०; ४,२६; ५,३;
 शां. ४,११; शां. १, २, ५, १२;
 १३; ६,७,१,२६; का. २, २, ३,
 ११^३; परिगृह्णाति शां. १, २, २,
 १३; ५,१२; १३; २,३, १, ३२,
 ३३; ५,१,१७; ६, १,१२^३; ४,५-
 ७; ३,३,१,५; ४,१, १७; ८,१, ६;
 ४, १७; ६,४,२,२; ७,१, २५^३;
 २६; २,३; ४,१२; ७,१,१, १२;
 ८,४,१,२६; ४,७; ७,३, ११; ९,
 ३,४,१८^३; १०,१, ४,३-७; ११,
 ५,४,५; १३,२, ११,२; १४,१,
 २,९; २,१,३; ४; १६; का. १,३,१,
 २२^३; ४,३,१४; ६,१,९; २,२,१,
 १०; २,३, ११^३; तै. १,६,२,५;
 ७,४,४; ६,१; ७, ३; १०, ६; ८,९,
 १; ३,२,९,१२^३; ३,३,४; ८, १२,
 २; २,१; २३,२; ९,१, १; तैआ.
 ५,४,१०; ७,७; तां. ६, १०,११;
 १५,९,१३; १८,१०,९; १९,६,
 ३; ७,४; १२,५; २०, १६,७; ८;
 ५, ४, ४; गो. १, २,९; २, २,
 २४; ३,४; ६, ७^३; परि...गृह्णाति
 तां. ६,१,३; परिगृह्णीतः शां. ४,
 ३,१,८; परिगृह्णन्ति तै. ३, २,

९,७; तां. ६,५,१४; परिगृह्णीथ
 तै. ३, २, ९, ७; परिगृह्णामि
 शांआ. ४,११; शां. १, २,५,६^३;
 ७,३,१९; १४,२,१,१६; का. २,
 २,३,६^३; तै. ३, ७,४,३^३; ४^३; ५;
 तैआ. ४,८, ४; ५, ७,७; परिगृ-
 ह्णीमः शां. २, १,४, ८; परिज-
 ग्राह का. १, ४, ३, १४; परिज-
 गृह्णुः शां. १, ६, ३, ९;
 परिजग्रभत् तैआ. १०,१,२; परिगृ-
 ह्णानि शां. २,४,४,२५; का. १,
 ३, ४, १४; पर्यगृह्णात् ऐ. ६,
 ३२; शांआ. ४,११; शां. १४, १,
 २, १२^३; पर्यगृह्णात् शां. २, ५,
 १, १७; ३, ८,४, १७; ६,७,४,
 १२; १४,१,१,१२; तै. १,१,१०,
 २^३; ३^३; तां. ६, १,२; १९,७,१;
 पर्यगृह्णत् का. १, ६,४,३-५; प.
 १,१; पर्यगृह्णन् ऐ. १,१६; शां.
 १,२,५,६; ११; २,६, ४,२-४;
 का. २,२,३, ५; ९; तै. ३, २,९,
 ७; तां. १५, ९, ११; जै. २३;
 परिगृह्णीयात् तै. १, ६, ८, ९;
 गो. २, २,२४; पर्यग्रहैपम् ऐ. ६,
 २४.
 परिगृह्यते शां. ७,१,१,१२.
 परि-गृहीत,ता-न्तः ऐ. १, ३;
 १६; शां. १,२,५,८; ९; ६,७,१,
 २५; २६; १४,२,१,३; ४; का. २,
 २,३,८^३; तै. १, ५, १०, १; २;
 -तम् ऐ. ५,२,७; शां. ४, ३, १,
 ८; ७,३,१,११^३; १४,८,६,२; तै.
 ३,९,१४,३; तैआ. १०, ६२,१;
 जै. १०१; जैड. १, ८, १, ३;
 -तस्य शां. १४, १,२, १२; -ता
 शां. १३, १,५, ३; ५; तै. ३, ९,
 १४,२; -ताः ऐ. १, ३; शां. ७,
 १; शां. २,५,१,१७; ३,८,४,१७;
 ४,३,१,१२; का. १, ४,३, १४;
 तै. १,७,७,३; तां. ६, १, ३; ८,
 १४; जै. ३६; -तानाम् तां. ६,

१,४; -ताम् शांआ. १३, १.
 परिगृहीत-क-म् जै. १६०^३.
 परिगृहीति- -तये का. १, १,
 ४, ७.
 रपरिगृहीति- -ति: तां. १८, ११,
 ४; -त्यै ऐ. २, १५; १७; ३०; ५,
 ३; तै. ३, २, ९, ९^३; तैआ. ५, ३,
 १; तां. ४, ९, ११; ९, ५, ९; १८,
 ६, १६; ११, ३; जै. १७९.
 परिगृहणत्- -न्तौ तां. ७, ८, २.
 परिगृहणान- -न: शां. १२, ८^३.
 परिगृह्य ऐ. ८, २५; ऐआ. ५,
 १, ४; शां. ७, १^३; ११, ३; २१, ५^३;
 शांआ. १, ७; २, १६; ५, ३^३; श.
 १, २, ५, ७; १५; ६, २, ४; ७, २,
 २०; २, ३, १, ३, २; ३, ६, १, १२^३;
 ३, २; ३, १, १, ४; ३, १^३; २, १, २, ३;
 ४, २, ४, १०; ५, ९^३; ५, २, ३, १^३;
 ६^३; ८; ४, ४; ६, ५, २, २१; ४, १४;
 ७, २, ३; ७, २, २, १; ९, १, २,
 १६^३; २, ३, ९^३; १०^३; १०, १, ३, ६;
 ७; ११, ४, २, २; १२, ८, ३, १९;
 १४, १, १, १२; का. १, ३, १,
 २२^३; ६, १, ९; ३, २^३; २, २, ३, ६;
 १४; तै. २, ४, ३, ३; तैआ. ५, २,
 १२; जै. ८८; १३०^३; १५३^३;
 २०६; गो. २, ६, ७.
 परिग्रह- -हम् श. १, २, ५, १२;
 १३; -हाय शां. १३, २; -हेण
 श. १, २, ५, ११; २, ६, १, १२^३;
 ७, २, २, १.
 परिग्राह- -ह: जै. १८२; -हम्
 का. १, ६, १, ९^३; २, २, ३, ११^३; तै.
 ३, २, ९, १२; -हेण का. २, २, ३, ९.
 परिजिग्रहीष्यत्- -न् शां. २, ९.
 परिग्रीव- -म् तैआ. ५, ३, ५.
 परि/चक्षु, परिचक्षते ऐ. ८, ७; श.
 ३, ९, ४, १७; ९, ५, १, ६२; १०,
 ५, २, ५; परि ... चक्षते जै. १४५;
 परिइव चक्षते जै. ३, २, १, ६; ८;
 पर्यचक्षत जै. १४०; १९३; परि-

चक्षीत तै. ३, ७, ३, ४; परिचक्षीत
 तै. ३, ७, ३, ४; ५; तैआ. ९, ८, १.
 परि-चक्षा- -क्षा श. १, ३, ५, १४^३;
 २, ३, १, ३६^३; ४, ३, ९^३; १०; ३, ७,
 २, ४; का. १, १, २, २; ६; ३, १, २, ४;
 २, ९^३; जै. १६८; -क्षाम् श.
 १२, ४, ३, १०.
 परि-चक्षाण- -ण: ऐ. ७, २७.
 परि-चक्ष्या- -क्ष्या: तै. ३, ७, ३, ५.
 परि/चर्, परिचरति जै. १५७;
 परिचरत: ऐआ. २, १, ७^३; परि-
 चरन्ति ऐआ. २, १, ७^३; परिचरेत्
 तैआ. १, ३२, १; सा. ३, ७, २;
 गो. १, २, ३; ६.
 परि-चर, रा- -र: श. ४, ३, ५, ९;
 तां. ३, १, ३^३; ३, २^३; ८, ३^३; १२,
 ३^३; -रा: तां. ३, ४, ३^३; १३, ३^३.
 परि-चरण- -णाय श. ४, ६, ८,
 १७.
 परि-चरत्- -न्त: २, १३.
 परि-चार्यमाण- -णम् श. १४,
 ९, १, १.
 परि-चार्थ तां. १३, ४, १७.
 परि-चर्मर्ष्य- -म् शां. ६, १२; शांआ.
 २, १.
 परि/चि, परिचिनोति शां. ८, ४;
 पुरि ... चिनोति श. ७, १, १, १४.
 परि-चित्- -त्, इ श. ७, १, १,
 ३०; -त: श. ७, १, १, १४; तैआ.
 ४, ५, ५; ५, ४, ८; ६, ६, २.
 परि/चेष्ट, परिचेष्टति जै. ३.
 परि-च्छिद्य(√छिद्) ऐ. ३, २२^३; सा.
 २, ६, ११.
 परि-च्छिन्न- -न्न: श. १, १, २, ४;
 ३, १, ३, १३; ८, १, १२; २, १५; ४,
 १, १, २०; का. २, १, २, १६;
 -न्नम् श. १, १, २, ४; ३, १, ३,
 १३, ८, १, १२; २, १५^३; ४, १, १,
 २०.
 परि/ज्ञा, परिजानन्ति तैआ. ३, १३;
 २; परिजानात् तैआ. ४, ११, ८.

परि/उया, परिजिनाति ऐ. ७, २२^३.
 परि-णि(←नि)/क्रम, परि...न्यक्र-
 मीत तै. ३, ६, ४, १.
 परि-णि(←नि)/विश, परिणिवि-
 शन्ति श. ४, ३, ४, ११; परिण्य-
 विशन्त श. १४, १, १, ७; ४, १, १९.
 परि-णि(←नि)/हन्, परिणिहन्ति
 श. १३, ८, ४, १.
 परि/णी(←नी), परिणयति श. ५,
 ३, २, ३; ६; ७, ३, २, १९^३; तां. ६, ९,
 ११; १७, २, ४; ३, २; परिणयन्ति
 ऐ. २, ५; श. ७, ३, २, १८; तां.
 १७, २, ४; परिणिन्यु: शां २८,
 २; परिणयान् श. ५, ३, ३, ३.
 परिणीयते ऐ. २, ५; तै. २, ४, ७,
 ३; परिणीयते तै. ३, ६, ४, १.
 परि-णीयमा(न→)ना- -म् तैआ.
 ६, १२, १.
 परि-तक्षिमया- -यायाम् तै. २, ८,
 ७, ८.
 परि/तन्, परितनोति श. ६, ५, २,
 ११; ७, १, १, १३^३; पर्यतन्वन् श.
 ६, ५, २, ११; परितनुयात् जै. १७९.
 परितातनाते तै. ३, १, ३, १.
 परि/तृद्(→न्द), परितृन्दन्ति श.
 ३, ८, ५, ८.
 परि-तृण- -ण्ण: जै. १६८.
 परि-तृद्य श. ३, ८, ५, ८.
 परिदधत्- परि/धा द्र.
 परि/इदा, परिदत्ते ऐ. १, २८; परि-
 द्दाति ऐ. २, ७; शां. २, ५; श.
 १, १, २, २३; परिददाति श. १,
 ३, ४, १६; ७, १, ८; २१; २, ३, ४,
 ४०; ४, १, ४; ५; ३, ६, ३, १८; ४,
 ३, ५, ८; ४, ५, २१; ६, ५, ४, १४;
 १२, ८, १, १९; १३, १, ६, १; २; २,
 ४, ७; ९, ५, १, ४६; ११, ५, ४, १;
 २; ३^३; ४^३; ५; का. १, ४, २, २^३; २,
 १, २, १६; तै. ३, २, १, ४; ८, ९, १;
 ३; ९, ७, ४; गो. २, २, १९^३;
 परि...ददाति ऐ. २, २; परिददति

तै. १, ४, ६, ६; परिद्वामि श. ६, ५, ४, १४; ९, ५, १, ४६; ११, ५, ४, ३; ४; तैआ. ६, ८, १; मं. १, ६, २०-२४; परि...द्वामि श. ९, ५, १, ४६; परिद्वामि तैआ. ६, १, १; परिद्वामि मं. १, ५, १४; परि...द्वामि तैआ. ३, ११, १०; परिद्वामि मं. १, ५, १५; परिदेहि तैआ. ६, ३, १; परिद्वामि तैआ. ६, १, ४; परिद्वामि मं. २, १, १०; परिद्वामि जै. ८७; पर्यदत्त जै. २, २, १, ६.

परि-द्वा-म् श. २, ४, १, ११; ९, २, १, १७; ४, २, १७; ४, ५, ५, १, ५३; का. १, ४, २, ६; परि-द्वाय श. ३, २, २, २२; तै. १, १, १०, ६.

परि/द्वि, परिद्वेवयाञ्चिकिरे गो. १, १, २८.

परि-द्वान-न्तः श. ११, ५, १, ८.

परि/द्वि, परिद्वेश श. १, ८, १, ५; परिद्वेश तै. ३, २, २, ४.

परि/द्वि, पर्यद्विच का. १, १, १, ७.

परि/द्वि, (→पश्य)परिपश्यति तैआ.

१, ८, ८; पर्यपश्यत् तै. १, २, १, ४;

तां. ६, ९, २, २; जै. २०१; परि...अप

श्यत् तैआ. ४, ११, ७; पर्यपश्यत्

ऐ. ६, २४; पर्यपश्यताम् तां. ७,

८, १; परिपश्यत् जै. १, ४, ४, ८.

पर्यद्वश्यत्, परिद्वश्यत् जै. १७६.

परि-पश्यत्-न्तः तैआ. ६, ३, २.

परि/द्वि, परिद्वर्षिण श. ४, ६, ९, १४.

परि-दीर्ण-र्णः श. २, ५, ३, ३;

का. १, ५, २, ३; -र्णाः श. २, ५,

२, २; २४; का. १, ५, १, २; २२.

परि/द्वि, पर्यद्ववन् ऐ. ६, ४.

परि/भा, परिधत्ते श. ३, १, २, १३;

२०; का. १, ४, १, २९; तै. ३, ८, १, २;

तां. १६, ६, १; जै. १४४; गो. २,

१, १; परिद्वधाति ऐ. १, १३; १६;

२१; २२; २८-३०; २, २; १८;

२०; ४०; ४१; ३, १९; ३१; ३८;

४, ४; ११; ६, ८; एआ. १, ५,

२; ५, ३, १; शां. ७, ६; १०; ८,

१; २; ६; ७; ९, २; ४; ६; १०, २;

४; ११, ६; १२, २; १६, ४; ८; १७,

३; १८, २; ४; १९, ९; २९, १;

शांआ. २, १६; ९, ७; श. १, ३,

३, १३; १४; २, ६, १, १६; ३, ९,

३, ११; का. १, ६, १, ११; परिद-

धाति श. १, ३, ३, १३; १८; ४,

२; ३; ४; ३, १, २, ११; ५, २, १४; ६,

३, १४; ७, ३, १३; ८, ७, २, ८; १०,

४, १, २; तै. १, ६, ८, ९; ३, ३, ६,

८; ७, १; गो. २, ४, २; १५; १६;

१७; ५, १४; परिधत्तः श. १३,

२, ६, ९; परिद्वधाति शां. १७, ९;

२५, १५; श. १, ३, ३, १८; जै. ३,

१, ४, ४; गो. २, ३, १६; ४,

४; १८; ५, ५; १४; परिद्वधे श.

३, १, २, २०; परिधास्यति ऐ. ४,

१०; परिद्वधात् श. १, ३, ४, २;

परिधत्ताम् श. १, ३, ४, ४; तै. ३,

३, ६, ९; परिधेहि तै. ३, ७, ५,

१३; परिधत्स्व मं. १, १, ५; परि-

धत्त श. १, ३, ३, १४; तै. ३, ७,

६, १; जै. १४४; मं. १, १, ६;

पर्यद्वधात् गो. १, १, ३४; पर्यद्वधुः

श. १, ३, ३, १४; ३, ७, ३, १३;

१०, ४, १, १; पर्यधत्थाः श. १, ८,

३, २, २; तै. ३, ३, ९, ५; परिद्वधीत

शां. ६, २; २५, १५; श. ५, ३, ५,

२५; परिद्वध्यात् ऐ. १, २९;

३०; ३, ३, १, ३८; ४, १, १; ६, २, २;

ऐआ. १, ५, २; शां. १८, ५; २४,

२; तै. १, ६, ८, ८; परिद्वध्यात्

तै. १, ६, ८, ९; जै. ३, १, ४, ४;

गो. २, ६, ४; १६; परिद्वधुः ऐ.

६, २, २; २३; गो. २, ६, ५; पर्य-

धास्यत श. ११, ५, १, ४.

परिधापयति श. ५, २, १, ८; ३,

५, २०; २१; २४; तै. १, ३, ७, १;

परिधापयति श. ५, ३, ५, २४; ६,

४, ३, ८; तै. १, ३, ७, १; परिधा-

पयन्ति श. ५, ३, ५, २५; परिधा-

पयेत् श. ६, ४, ३, ८.

परिधीयन्ते गो. २, १, १.

परि-द्वधत्-न्त ऐ. ६, ८; -न्तः ऐ. २, १८.

परि-धान-न्तस्य शां. १८, ४;

-नात् शां. २६, ४; मं. १, १, १२;

-नानाम् श. १४, ९, १, १०.

परि-धानीया-न्त्या शां. १७, ३;

२५, ७; ८; -या ऐ. ६, २६; ३६;

शां. ८, १; १०, २; १५, ३; ४; १६,

४; जै. ३, १, ४; १; २; ३; गो.

२, ३, २, १; २, २; ६, १६; -याः ऐ.

६, ७; ८; १५; शां. ३०, १, १; जै. ३,

३, ४, २, ६; गो. २, ५, १, ०; १३;

१४; -याम् शां. १५, ४; १६,

३; ९; तैआ. २, १३, १; गो. २,

३, २, २; -यायाः ऐआ. ५, १, ५;

शां. १८, ३; -यायै शां. १७, ३;

१८, ४; गो. २, ३, १६; ४, ४; १८.

परि-धाय शां. ९, ४; १०, ४; शांआ.

२, १६; श. २, ५, ३, ६; ११; ३, १,

३, ६; ६, ३, १४; ४, ५, २, ३; ५, ३,

५, २, ६; १३, ८, ४, ६; ८; का. १,

५, १, ३, ८; २, ५; १०; तां. २१, ३,

४; जै. २०५; सा. १, ५, १५.

परि-धि-न्धयः ऐ. १, २८; ५,

२८; श. १, ३, ३, १३; ४, ८; ८, ३,

१०; २, १; २, ५; ९, २, १४; ३, ४, १,

१६; ५, २, १५; १८; ९, ३, २, ३; ६,

२, १, २, ०; ९, ४, ४, २; तै. १, ६, ३,

९; २, १, ५, २; ३, ७, ६, १८; ८,

१८, ४; तैआ. ३, १, २, ३; ५, ४, ९;

आ. २, २, ४, १०; गो. २, १, १;

-धयै श. १, ३, ३, १८; -धिः श.

१, ३, ४, २; ३; तैआ. ५, ४, १, ०;

६, ११, २; -धिना श. ९, ५, १,

४८; -धिम्यः श. १, ८, ३, ९;

-धिम्य श. १, ३, ४, २; ५; ८, ३,

९; २२; २, ५, २, ४२; ६, १, ४५;
 ३, ९, ३, ३३; ९, ४, ४, ३; १३, ८,
 ४, १२; तै. ३, ३, ९, ५; ७, ११, ६;
 तैआ. ६, १०, २; -धिषु श. ९,
 ४, ४, २; १२; -धी तै. १, ६, ८,
 ९; -धीच श. १, ३, ३, १३; १८;
 ८, ३, ७; ९; २२; २, ५, २, ४२; ४४;
 ३, ५, ६; ११; ६, १, १६, ४५; ४७;
 ३, ५, २, १४; ६, ३, १०; १४; २,
 ४, ४, १३; १३, ८, ४, ८; का. १,
 ५, १, ३७; २, ५; १०; ६, १, ११;
 ३०; तै. १, ६, ३, १०; ८, ८; ३,
 ३, ६, ८; ७, १; ४; ९, ६; ७, ४, ९; ६,
 ७; ८, १८, ४; तैआ. ४, ११, ७; तां.
 १२, ९, ३; गो. २, १, १; ४; -धौ
 श. ४, १, १, २४; २, २, ३; १४, २,
 २, ३२-३४; ३६; ३७; तां. १७,
 १३, ४.
 परिधि-मत्-मन्तः जै. १९०.
 परि-धेय-याः श. १, ८, ३, २५.
 परि-हित-अत्र.
 परि/धाव्, परिधाव जै. १६८;
 पर्यधावत् ऐ. २, १९.
 परि-धाव(त्→)न्ती-म् जै.
 २०५.
 परि/१पत्, परिपतति जैड. १, ९, ३,
 ४; परि...पतति श. ३, ४, २, १०;
 परि...पतन्ति तै. २, ५, ८, ४.
 परिपातय तैआ. १०, १, ५.
 परि-पति(√२पत्)-तये श. ३, ४,
 २, १०; गो. २, २, ३; -तिः गो.
 २, २, ३; -तिम् श. १३, ४, १,
 १५.
 परि-पन्यिन्-न्यिनः श. ३, ३,
 ४, १४; जै. १६८; मं. १, ३, १२.
 परि-परिन्-रिणः श. ३, ३, ४, १४.
 परि-पशान्य-ग्ये श. ३, ८, १, १६.
 परि/१पा, परिपिबति, परिपिब,
 पर्यपिबत् ऐ. ३, ३०.
 परि-प्राण(←न)-णम् श. १३, ३,

५, ४; तै. ३, ९, १५, ३.
 परि/२पा, परिपासति तैआ. ६, १,
 २; परिपातु ऐ. ६, १५; तै. ३, १,
 १, ५; गो. २, ४, १६; परिपाहि
 तै. २, ४, ४, ७; तैआ. १, १९, १४;
 परिपातम् ऐ. १, २, १; शां. ८, ६;
 तैआ. ४, ४२, ३.
 परि-पृच्छ(√प्रच्छ)-कः गो. १,
 १, २७.
 परि-प्र/घन्व्, परि...प्रघन्व ऐ. ८,
 ११.
 परि-प्र/हि, परिप्रजिच्युः जै. १०५.
 परि-प्रार्थ-र्थे शां. २, २.
 परि/प्लु, परिप्लवते श. १, ६, ४,
 १६; ४, ३, १, ७; ९, ३, ३, १७; १३,
 ४, ३, १५; परिप्लवते श. १३,
 ४, ३, १५; तां. ५, ७, १;
 परिप्लवते श. १, ७, २, २४; परि-
 प्लवते श. १२, २, २, २; गो. १,
 ४, २०; २३; परिप्लवन्ते शां. २०,
 १; श. १, ३, ५, १६; परिपुप्लु-
 विरे श. ११, ५, १, ४; पर्यप्लवत्
 श. ११, १, ६, १; २; जैड. १, १८,
 १, ४; परि...अप्लवामहि तां.
 १०, १२, १; परिप्लवेरत् ऐ. १,
 १४.
 परि-प्लवं-म् शां. २०, १४.
 परि-प्लवमान-नः श. ११, २,
 ५, ४; -नम् श. ३, ४, ४, १५;
 -ने श. २, ३, ३, ११; ३, २,
 २, ४.
 परि/बाध्, परिबाधते तै. ३, २, ९,
 ५; मं. २, ५, ६; परि...बाधस्व
 श. ३, ३, ३, १३; पर्यबाधन्त तै.
 ३, २, ९, ५.
 परिबिबाधिपेत श. ३, ६, ४,
 १२; ४, २, ५, १०.
 परि-बाध्-धः जै. १८०.
 परि-बाध्-धं मं. २, ५, ७; -धम्
 तैआ. १, २८, १; मं. २, ५, ६.

परि-बाधमा(न→)ना-ना मं. १,
 ६, २७.
 परि/वृंह्, वृह्, परिवृंहते श. २, १, १, ११;
 परिवृंहति शां. ११, ८; श. ३, ६,
 १, २४; ९, १, १८; ५, ३, ५, ७; ४,
 १, १४; १४, १, ३, २७; पर्यवृहन्त
 श. २, १, १, १०.
 परि-वृढ-ढः श. १३, ६, १, ९;
 जैड. १, ८, ३, १; -डम् श. ३,
 ६, १, २४; ९, १, १८; १४, १, ३,
 २७; जैड. ४, ११, ३, ११.
 परि-वृहत्-न् ऐ. ६, २८; गो.
 २, ६, ८.
 परि/व्रू, परिव्रूयात् गो. २, २, १९.
 परि/भास्, परिभासते श. ३, १, ३,
 ११.
 परि-भिन्न(√भिद्)-न्नाः श. ५, ३,
 २, ७.
 परि/भुज्, पर्यभुजत् तां. १३, ५,
 २२.
 परि/भू, परि...वभूव शांआ. १२,
 २; ७; श. ५, ४, २, ९; तै. २, ५,
 १, ३; ८, १, २; ४, ३; ३, ५, ७, १;
 तैआ. ३, ११, १०; जैड. १, ११,
 २, ७; ९; मं. २, ५, ८; ष. १, ६;
 परि...भवन्तु श. ३, ६, १, २४;
 पर्यभवत् ऐ. ४, २, ३.
 परि-भू-भूः ऐ. १, १३; श. १,
 ४, ३, १५; ३, ३, ४, ३०; ८, ५, ३,
 ३; तै. १, १, ७, ३; ३, ५, ३, २;
 तैआ. ६, ११, २.
 परिभू-तम-म् तै. ३, ११,
 ६, ३.
 परि-भूत-म् तै. ३, १२, ३, १.
 परि-भूय ऐ. ४, २३.
 परि/भूप्, परि...भूपयः तै. ३, ५,
 ७, ३; परि...अभूपय् शां. २२, ५;
 तै. २, ७, ८, १.
 परि-मण्डल,ला-लः श. ६, ७, १,
 २; ७, १, १, ३७; ४, १, १०; ९, १,

२,४०; -लम् श. ९, १, २, ४०; तां. ५, ५, १७; -ल्य श. ७, १, १, ३७; -लानि श. १३, ८, १, ५; -ले श. ६, ७, १, २६; -लौ श. ६, ७, १, २६.	शांआ. ४, १३; परि...न्नियन्ते ऐ. ८, २८; तैआ. ९, १०, ४; परिमत्तुः ऐ. ८, २८. परिमर- गद्र. परि-मूर्(ण→)र्णा-र्गा श. ५, ३, १, १३.	२४; पुरिलिखेत् श. ३, ५, १, २६; ४, ६; ७; सा. २, ४, २. परि-लिख्य श. १३, ४, ३, ४. परि-लिप्य(√लिप्) श. १४, ९, ३, १; गो. १, ३, १३.
परि-मत्त(√मट्)-म् शांआ. १, ४. परि-माद्-मादः शांआ. १, ४; श. १०, १, २, ८; तै. १, २, ६, ५; तां. ५, ६, ११; जै. १६५; -माद्भिः तां. ५, ६, ११.	परि/मृज्, परिमार्ष्टि श. ४, १, १, १७; २, १७; तै. ३, २, ८, ४; पुरि- मृजति तैआ. २, ११, १. परि-मृज्य श. ११, ५, ३, ४; ७; तैआ. २, ११, १; सा. ३, ४, ४-८.	परि-लुप्य(√लुप्) ऐ. ६, १४. पुरि-वक्रा-क्रायाम् श. १३, ५, ४, ७; -क्रे श. १३, ८, ४, २. परि-वत्(मत्तुप्)-वत् शां. २२, ६; तां. १०, ६, ६. पुरिवती-तीभिः श. ६, ३, ३, २५; -त्यः तां. १२, ५, ३; ११, १; १५; १३, ११, १; १५, ३, ३; ५, ४; -त्या शां. ८, ६; ९, ४.
परि-माद्-दान् शांआ. १, ४. परि/मन्थ्, परि...मथ्यात् ऐ. २, ९. परि-मर(√मृ)-रः ऐ. ८, २८; शांआ. ४, १, २; तैआ. ९, १०, ४; -रम् ऐ. ८, २८.	परि-मृदन्त्(√मृट्)-न्त् सा. २, ६, ९. परि/मृश्, परिमृशति श. ३, ७, १, १३; परिमृशे श. १, ७, ३, १९. परि-मोषिन्(√मुष्)-षिणः श. ११, ६, ३, ११; १३, २, ४, २; ४; १४, ६, ९, २८; तै. ३, ९, १, ३, ४.	परि-वत्स(धसन्तै.)र-रः श. ८, १, ४, ८; तै. १, ४, १०, १; ३, ८, २०, ५; १०, ४, १; तैआ. ४, १९, १; तां. १७, १३, १७; -रम् तै. १, ४, १०, १; तां. १७, १३, १७; -राः तै. १, ५, ५, ६; तैआ. १०, ६४, १; -राणाम् गो. १, ५, ५; -राव तै. ३, ८, २०, ५; -रान् तै. ३, १२, ९, ३; -राय तै. ३, ४, ११, १; मं. २, १, १२.
परि-माण(√मा)-म् गो. १, ५, ५. पुरि-मित्, ता-तः शां. २६, ३; श. ६, ५, ३, ७; ७, २, ४, ३०; १४, १, २, १८; -तम् ऐ. ४, ६; ८, ५; श. ५, ४, ४, १३; ६, ५, ३, ७; ७, २, ४, ३०; १३, १, ३, २; १४, १, २, १८; तै. १, १, ४, १; ३, ८, ६, ३; तैआ. ५, ४, ३; गो. २, ५, ३; -ता तै. २, ८, ८, ५; जैड. १, १, ७, ३; -ताः श. ६, ५, ३, ६; तै. ३, ७, ४, १०; ८, ६, २; तैआ. ५, ४, ३.	परि/यज्, पुरियजति श. १३, २, ११, २; पुरियजति तै. ३, ९, १०, १; पुरियजेत् ऐ. ३, ४७; ४८; शां. १६, ५; श. ४, ४, २, ६.	परि-वत्सरी(ण→)णा-णाम् तै. १, ४, १०, ३; मं. २, २, १३.
परियत्-ती-परी अद्र. परि/यत्, पर्ययतन्त तां. ७, ५, ६; ११; १५, ३, ७; जै. २०५. परि-यत्त-त्तान् ऐ. २, ३१. परि/या, पुरियाति ऐ. २, ५; श. ५, २, २, ७; तैआ. ३, १०, ४; पुरियाति तै. २, ८, ७, ८; पुरि... याति ऐ. २, ५; तै. ३, ६, ४, १; पुरियातः तै. २, ७, १२, २; ८, ९, १; ३; परियायात् जैड. ३, ३, ३, ५.	परि-वर्तन(√वृत्)-नस्य श. २, ६, ३, १४. परिवर्तिनी-नी तां. २, २, १. परि-वर्तमान-नः श. १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -नम् तैआ. १, ७, ३. पुरिवर्तयितुम् श. २, ६, ३, १७.	परि/वद्, परिवदन्ति तैआ. २, १५, १; तां. ४, ९, १४; परिवदेत् शां. ६, ४. परि/२वस्, परिवासयति श. ३, ६, १, ६; ४, १७; ८, २, १८; परिवासय
परि/मुच्, परिमुच्यन्ति तैआ. १०, १०, ३. परि/मुष्, परिमुष्णाति गो. १, ३, १९; पर्यमुष्णात् श. ३, २, ४, २; तां. ६, ९, २२; परिमुष्णीयात् गो. १, ३, १; पर्यमोषिपुः श. ३, २, ४, २. परिमोषिन्-अद्र. परि/मृ, परिन्नियन्ते ऐ. ८, २८;	परि/रक्ष्, परिरेक्षतः तैआ. १, ३, ३. परि-रक्षक-कान् गो. १, १, १३. परि-रोध्(√रुध्)-म् तै. ३, ९, १७, ३. परि/लिख्, परिलिखति श. ६, ३, ३, २४; परिलिखति श. ३, ३, १, ५; ६; ५, १, २६-३०; ४, ५, ६, १, ३; ५; ७, १, २; ६, ३, ३, २३;	

† सकारोपजनदृच्छान्दसः, अथवा लटः प्रपु. २ रूपमिति भा. । वस्तुतो विसर्गान्तः पाठः प्रमादजः ।

† W. अज. सुपा. स्वरभावः प्रामादिकः ।

ऐ. २, १४; परिवासयेत् श. ३, ६, ४, १७; परिवासयेत् श. ३, ६, ४, १८^३; १९^३-२२^३; २४^३; २५^३.

परि/वह्, परिवहन्ति ऐ. १, १४; शां. ७, ६; श. ३, २, ३, १७; ३, ३, १७; ४, ८; ५, ४, ५, १५; परि वक्षि तैआ. ४, ११, ४; परि वक्ष्व श. ४, ४, ५, २१७.

परि-वाहि(न्→)णी- गी श. ५, ३, ४, ९.

परि-वाप्(√वप्)- षः ऐ. २, २३; २४^५; तै. १, ५, ११, ३; -पेण तै. १, ५, ११, २.

परि-वार(√वृ)- रः जै. १३४.

परि/श्विद्, परिवेद श. ७, २, १, ११^३; ?परिवेद तै. ३, ६, १०, ४; तैआ. ३, ११, १; ३.

परि-वित्त(√रविद्)- त्तः तै ३, २, ८, १२; -त्तम् तै. ३, ४, ४, १; -त्ते तै. ३, २, ८, १२.

परि-विन्द- न्दः सा. १, ७, १०.

परि-विविदान- नम् तै. ३, ४, ४, १.

परि-वेत्- त्त सा. १, ७, १०.

परि/विश्, परि विशान्ति तां. १७, १०, ३; पर्यविशन् तै. २, २, १०, ५; जै. १४१; जैउ. १, ३, १, १.

परि/विष्, परिवेष्टि तै. २, १, २, १२; ३, ९; परिवेष्टिपति ऐ. १, १७; श. १, ३, १, २; का. २, २, ४, २; तां. १५, ७, ३; परिवेक्ष्यामि श. १, ५, १, २६; परिवेक्ष्यात् श. ९, २, २, ३.

परिविष्यते ष. ५, १०.

परि-विष्ट- म् तैआ. २, ६, २.

परि-विष्य श. ९, २, ३, ४१.

परि-विष्यमाण- णः तां. १५, ७, ३.

परि-वेविष्यमाण- ङौ जैउ. ३, १, १, २१.

परि-वेष्ट- षः तै. ३, ३, ११, १; -षम् तै. ३, ७, ४, १३.

परि-वेष्टण- म् श. १, ३, १, १; का. २, २, ४, १.

परि-वेष्टै जैउ. २, ५, ३, ३.

परि-वेष्ट- ष्टारः ऐ. ८, २१; श. ३, ८, २, ३; १३, ५, ४, ६^३; -ष्टारम् तै. ३, ३, ११, १; ४, ८, १; -ष्टृ शांआ. ४, १.

परिवेष्टी- ष्टी शांआ. ४, १; श. ११, २, ७, ५^३.

परिवेष्ट-मत्- मान् ४, १.

परिवी-, परिवीत-, परिवीय, परिवीय-माण- परि/व्ये अद्र.

परि/वृ, पर्यवृष्वन् का. १, २, ४, ९; परि वृगीत तै. २, ८, ७, ८. पर्यवारयन्त गो. १, १, २३.

परि-वृत, ता- त्तः ऐ. २, २; ऐआ. २, ३, ५^३; शांआ. ७, २; श. ३, ३, १२; १०, ५, २, ४; -तम् श. २, ६, १, २०; का. १, ६, १, १३; -तम्ऽइव श. १, १, २, २१; का. २, १, २, १२; १५; -त्ता ऐआ. २, ३, ५; ३, २, ५; श. ११, ४, ४, ११; -त्ताऽइव श. ३, ३, ३, १२; -त्ते ऐआ. ५, १, १; श. २, ६, १, २०^३; का. १, ६, १, १३.

परि-वृत्ति- म् तै. २, ८, ५, ८.

परि-वृत्त्य का. १, २, ४, ९; तैआ. १, १०, ४.

परि/वृत्, परिवृणक्ति तै. २, १, ४, ४; तां. ७, १, ८; ष. २, २; परि वृणक्ति श. ३, ३, ३, १५; १६; परिवृञ्जति तां. १८, १, ११; परिवृञ्ज तै. २, ७, १७, ३; परि वृणक्तु श. ७, ५, २, २१; १२, ५,

२, ४; तै. ३, १, १, ३; २, १, ५, ७, १३, ४; तैआ. ४, २०, ३; परि वृञ्जन्तु तै. २, ७, १६, ३; परि वृङ्गिध श. ७, ५, २, १७; परि वृङ्गिध श. ७, ५, २, १७; पर्यवृञ्जन् ऐ. ७, २८; परि वृञ्ज्यात् तै. २, ८, ८, १२.

परि-वृ(क्त→)क्ता- क्ता श. १३, २, ६, ६; ४, १, ८; -क्ताम् श. १३, ५, २, ७; -क्ते श. १३, २, ५, ७^३.

परि-वृक्ती- क्ती तै. ३, ९, ४, ५; ७; -क्त्यै तै. १, ७, ३, ४^३.

परि/वृत्, परिवर्तते शां. २२, ५; श. १४, ७, २, २०; परिवर्तते श. १४, ५, १, २०; तैआ. ३, ११, ८; पर्यवर्तत जै १७; परिवर्तत श. १४, ५, १, २०.

पर्यवर्ति जै. १७.

परिवर्तयते श. २, ६, ३, १६^३; जै. १७; परि वर्तयते तै. २, २, १०, ८; परि वर्तयते तै. १, ५, ६, ५; ७; २, ३, ३, २; परिवर्तयन्ति जै. १७; परिवर्तये तै. १, ५, ५, १; ३; ५; ७; पर्यवर्तयत तै. २, २, १०, ६; ७^३; पर्यवर्तयत तै. १, ५, ५, ३; परि अवर्तयन्त तै. १, ५, ६, ४^३;

परिवर्तयेत श. २, ६, ३, १६^३.

परिवर्तन-, परिवर्तमान-, परिवर्त-यितुम् गद्र.

परि-वृत्ती- -त्ती, -त्त्यै श. ५, ३, १, १३.

परि/वे, पर्यवायन् जै. ४६.

परिवित्- परिवित्त- गद्र.

परिवेविष्यमाण-, परिवेष-, परिवेषण-, परिवेष्ट- परि/विष् गद्र.

परि/वेष्ट, परिवेष्टयन्ति श. ५, ३, ५, २४.

परि/व्ये, परिव्ययति श. ३, ७, १,

७ √वहतेरिति. उ. म. द. । नेदं 'वक्ष्व' परं √रवस्तेः 'वस्व' इति PW. । का. समान एव स्पले 'शंश्च वक्षि परि च वक्षि' इत्युपलब्धेः √वहतेरेवेति Eḡg.दि. । †'-वृक्ति-'? इति प्राति. भा. । ‡='वृक्ती-' इत्येहापभ्रंशः सम्भाव्येतेति M.प. । '-वृत्ति-'? इति प्राति. सा. ।

१९३; २०३; २१; ४, २, ५, १२;
परिन्वयामसि श. ९, १, २, २५;
२६; परिन्वययन्ताम् श. ३, ७,
१, २१; परिन्वयस्व तैआ. ६,
१, ४; परिन्वययेत् शांआ. २,
१६.
परि-वी- -वी: श. ३, ७, १, २१.
परि-वीत- -त: ऐ. २, २; शां. १०,
२३; तै. ३, ६, १, ३.
परि-वीत-त्र(त्-→)ती- -त्या शां.
१०, २.
परि-वीय श. ४, २, ५, १२.
परि-वीयमाण- -णाय शां. १०, २.
परि-व्ययण- -णम् श. ३, ७, १,
१३; -णात् श. ३, ७, २, ४.
परि/व्रज्, परि-व्रजाय ऐआ. ५, १,
१; पर्यव्रजाम श. १४, ६, ३, १;
परि-व्रजेत शांआ. ४, १५.
परि-व्रज्य ऐआ. ५, १, ३.
परि/व्रज्च, परि-व्रज्यति तैआ. १, ६,
३; परि-व्रज्यति ष. ३, १०;
परिव्रज्येत् श. ६, ७, २, ९.
परि/शंस, परि-शंसति ऐआ. १,
४, २.
परि/शप, पर्यशपत् तां. १४, ६, ८.
परि-शप्त- -म् तां. १४, ६, ८.
परिशयान- परि/शी अद्र.
परि/शिप्, परि-शिनष्टि ऐ. १, २३;
श. २, ३, १, ३९; २, १६; १८;
परिशिनष्टि श. १, ६, ४, १३; २,
१, ४, १४; ३, २, १७; ६, १, १५;
५, १, १, ९; ६, ५, ३, ७; १४, १, २,
१८; ३, १, २, ४; का. १, १, ४, १४;
६, १, ११; परिशिष्ट: श. २, ५,
२, १९; परिशिपन्ति ऐ. ५, २४;
श. ११, ५, ५, १३; परिशोष्यति
श. ४, ३, ४, २३; पर्यशियन् श.
३, ८, ३, २९; परिशिष्यात् ऐ. ७,
३२; जै. १२६; परि-शिष्यात्
जै. १२६; परिशिष्यु: ऐ. ५, २४;
परिशोषेदेत् गो. १, ३, ५.

परिशिष्यते ऐ. ३, ४१; ७, १८;
श. ४, १, १, २६; ५, ३, ४, १६;
७, १, २, १९; ९, ५, २, १३; ११,
१, ५, ८; ३, ३, ३; परिशिष्यते श.
३, १, १, ३; ८, ३, २५; ३५; का.
१, ३, १, २८; जै. ११६; जैउ. १,
१४, ४, ५; २, ४, ३, १; ३, ६, ४, ३;
९, ७; ष. ३, १; परिशिष्यन्ते श.
१, ३, ३, ४; ३, ५, २, ८; ४, १९; ६,
१, १३; ७, १, ६; ८, २, ७;
परिशिशिषे श. १, ८, १, ६; जै.
१९१; परिशिषिषिरे श. २, २,
२, ९; का. १, २, २, ६; जै. १५६;
परिशोष्यते श. २, ५, १, १३; १२,
४, ३, ९; का. १, ४, ३, ११; जैउ. १,
१४, ४, ५; २, ४, ३, २; ३, ६, ९, ७;
पर्यशियत् शां. २४, १; श. ४,
५, १, ९; पर्यशियन्त श. ४, ५,
१, ९; परिशिष्येत् शां. १०, २;
श. ३, ८, ४, ५; जै. २३; जैउ.
४, ८, १, ७; ८; ११; २, ३; ४; ७;
८; ११; १२; १५; १६; ३, १.
परि-शिष्ट, ष्टा- -ष्ट: शां. २७, ४;
श. १, ६, ३, ८; ८, ३, २५; ३,
९, ३, १२; ३२; ४, ४, २, १३;
-ष्टम् ऐ. ५, २७; ७, ३; श. १,
५, ३, २५; ३, १, ४, १७; २, ४, ८;
६, ४, ४; १२, ४, २, ६; ७; ८; ३,
९; १३, ५, २, १; -ष्टा श. ५, ५,
४, २८; -ष्टा: जै. ८८; १३०;
-ष्टासु ऐआ. ५, १, ५; -ष्टेन श.
५, २, २, १२; ९, ३, ४, १६; १२,
४, १, ६; २, ६.
परि-शिष्य ऐ. ३, ११; १९; शां.
१४, १; २; १५, ५; २३, ८.
परि/शी, परि-शोते श. ६, ३, १, २७;
परिशोते तै. ३, ७, ४, १७.
परि-शुयान- -म् तै. २, ६, ९, १.
परि/शुम्, परि-शुम्भति गो. १, १,
३९.
परि/शुष्, परि-शुष्यते जै. १८४.

पर्यशोषयत् जै. १९४.
परि-शुष्क- -ष्क: जै. १९४.
परि/शू, परि-शुगीयाताम् जै. २९.
परि-श्रान्त(√श्रम्)- -न्ता: जै. ४८.
परि/श्रि, परि-श्रयति श. ७, १, १,
१३; ९, ४, ३, ९; १३, ८, २, २; परि-
श्रयति श. ६, ३, ३, २४; ४, ४, १९;
७, १, १, १२; ९, ४, ३, ९;
१०, ४, ३, १३; १३, ८, २, २; १४,
१, २, १६; ३, २, ६; तै. १, ६, ८, ६;
परिश्रयन्ति ऐ. १, २९; शां. ९,
३; श. ३, १, १, ८; २, २; ५, ३, ९;
६, १, २, ४; ४, ६, ७, ९; १०; १०,
२, ४, ७; परिश्रयस्व तैआ. ४, ५,
५; ५, ४, ९; पर्यश्रयन् श. २, २,
४, ११; पर्यश्रयन् श. ६, ३, ३,
२४; ४, ४, १९; १४, १, २, १६;
जैउ. १, १७, २, ३.
परिश्रीयस्व श. १४, १, ३, २६;
२७.
परि-श्रयित्वं श. १२, ४, २, १.
परि-श्रित्- -श्रित: श. ७, १, १, १२;
१३; १५; १६; ३५; २, १७; २, २,
९; ३, १, ११; २०; २, ११; ९, १,
१, ५; १०; २, २५; २, १, १२; २०;
३, ४, १५; ४, ३, ७; ९; १०, २, ६,
१७; ४, २, २; ३, ५; ८; १३; ५, ४,
१; २; ३; ४; ५; ७; १०; १२; १४;
१३, ८, २, २; -श्रितम् श. १०,
४, २, २७; ३०; ४, ४; -श्रिताम् श.
१०, २, ६, १८; -श्रित्सु श. ८, १,
४, १; ९, १, १, ५; १०; १०, ४, ४, ४;
-श्रिद्भि: श. ७, १, १, १२; १३; ९,
४, ३, ९; १०, २, २, ६; ४, ३, १२;
१३, ८, २, २; -श्रिद्भ्य: श. ७, ३,
१, १०; ११; ८, ७, ३, ४; १०,
२, ६.
परि-श्रित- -त्तम् श. ३, १, १, ८;
६, ४, ४, १९; १४, १, २, १५; १६;
-त्तानि ऐ. १, १३; ३०; -त्ते
तैआ. ५, २, १२; ३, १; तां. ४,

९, ११; ६, ८, १४; -तेषु शां. ८, ८.	परि-पुम(√स्तुम्)-म् तां. ८, ९, १२.	११, ४; १२, ८; शा. २, ६, १, १५; का. २, १, २, १; जै. ११६.
परि-श्रित्य शा. २, २, ४, ११.	परि-पुवधेड(←व्यऽइडा)-डम् तां. १०, ११, १; १२, ४, २, ७; प. ३, १००; -डेन तां. १०, १२, ४.	परि-स्तुण्व-न् श. २, ६, १, १५; का. १, ६, १, ११.
परि-पुद्(√सद्)-पत्, द् जैड. २, ४, २, १३; -षदम् शा. १४, ९, १, १; जैड. २, ४, २, १४; -पदि सा. २, ७, १३.	परि-पुम्य जै. १०६.	परि/संस्, परिसंस्तु: जै. २०५.
परि-पुघ-म् तै. ३, १, २, ९.	परि-पुम-भ: तां. ८, ९, १२.	परि-ससा-सा तै. १, २, १, १.
परिपस्वजान-परि/ष्वञ्ज अद्र.	परिपुम-वत्-व् जै. १७१.	परि-सजिन्(√सज्)-जी तै. २, ७, १, १.
परि/षि(←सि)च्, परिषिञ्चति शा. ९, १, २, ३; परिषिञ्चति शा. ९, १, २, १; २, ४; १२, ८, २, ८-१२; १४, ३, १, २५; तै. १, ६, ९, ९; १०, ५; २, १, ११, १; परिषिञ्चामि तै. २, १, ११, १; परिषिञ्चत तां. १२, ५, ३; परि... सिञ्चत शा. १२, ८, २, १२; तै. २, ६, १, १; तां. १५, ३, ३; जै. १६८; सा. १, ४, ३; ७, ९.	परि-पुम(त्→)न्ती-न्ती तां. १२, १, २; -न्त्या: तां. ६, ९, २५.	परि-सत्(√सु)-सुव शा. ५, १, २, १४; ५, ४, १०; २०; २८; १२, ७, १, ७; ८, २, १३; ९, १, १; -सुत: शा. ११, ५, ५, १३; १२, ९, १, १; तै. २, ६, २, ३; ३; -सुतम् शा. ५, १, २, १४; १६; ५, ४, २०; १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, ३; मं. २, ३, १५; -सुता शा. ५, ५, ४, २१; १२, ८, २, १५; तै. २, ६, ४, २; ६; ११, १, २; ३; ४; ५; ६; ७; ८; १०; १२, २; ४; -सुति शा. ५, ४, १९.
परि-षिच्य जै. ११६.	परि-पुम(√स्वा)-पुम: तै. २, ८, ४, ८.	परि-स्यन्द्(√स्यन्द्)-न्दे शा. ९, २, १, १९; २०; १४, ३, १, १४.
परि-षिच्यमान-म् तैवा. ३, ११, ६.	परि-पुम(←स्व)ञ्ज, परिपुञ्जै जैड. ३, ६, १, ७.	परि/प्व(←स्व)ञ्ज, परिप्वजै जैड. ३, ६, १, ७.
परि-षिञ्चत्-न् श. २, ६, १, ३४; ४१; तैवा. ५, ९, ६.	परि-पस्वजान-ना: तै. २, ७, १६, ४.	परि-प्वङ्ग-ङ्गाय जैड. ३, ६, १, ७; २, १.
परि-पुत्(√रस्)-म् शा १, २, ५, २६; का. २, २, ३, २३; तै. ३, २, २, ३; ४; गो. १, २, ७.	परि-प्वजमान-न: जैड. ३, ६, १, ७.	परि-प्वजमान-न: जैड. ३, ६, १, ७.
परि/प्व(←स्क)न्द्, परि...स्कन्दति शा. ४, २, ५, २; गो. २, २, १२.	परि-समुद्य(√वह्) शांवा. ४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८; शा. १४, ९, ३, १.	परि-समुद्य(√वह्) शांवा. ४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८; शा. १४, ९, ३, १.
परि-प्वन्द्-म् तै. ३, ४, ७, १.	परि-सं/धा, परिसंधाति जै. १४३.	परि-सं/धा, परिसंधाति जै. १४३.
परि-प्वत्(√क्व)-न्ता तै. २, ६, १२, ४.	परि-सुपत्(√सप्)-न् श. ७, ४, १, ३२; ३४.	परि-सुपत्(√सप्)-न् श. ७, ४, १, ३२; ३४.
परि-प्वत्, ता-न्त: तां. १८, ८, १६; गो. १, ५, २, ५; -न्ता: तै. २, ६, ११, १०.	परि-सुपम्(णमुल्) शा. १०, ५, ५, ७.	परि-सुपम्(णमुल्) शा. १०, ५, ५, ७.
परि/प्वु(←सु), परिप्वुवन्ति शां. १९, ४.	परि-सुपीर(←परि-सीर)-म् शा. ७, २, २, ३.	परि-सुपीर(←परि-सीर)-म् शा. ७, २, २, ३.
परि-प्वुति-न्ति: शा. ३, ५, ३, १२; ६, ३, १, १६; १४, १, २, ८; तैवा. ४, २, १.	परि-सुपिर-म् शांवा. ११, १.	परि-सुपिर-म् शांवा. ११, १.
	परि/सु, परिससार ऐ. २, १९.	परि/सु, परिससार ऐ. २, १९.
	परि-ससारक-म् ऐ. २, १९.	परि-ससारक-म् ऐ. २, १९.
	परि/सुत्(→स्तु), परिस्तुणाति शा. १, १, २२; परिस्तुणन्ति शा. १, ७, ३, २८; परिस्तुणीत तै. ३, ७, ६, १; परिस्तुणीयु: शा. १, ७, ३, २८.	परि/सुत्(→स्तु), परिस्तुणाति शा. १, १, २२; परिस्तुणन्ति शा. १, ७, ३, २८; परिस्तुणीत तै. ३, ७, ६, १; परिस्तुणीयु: शा. १, ७, ३, २८.
	परि-स्तर-म् तै. ३, ७, ४, ९.	परि-स्तर-म् तै. ३, ७, ४, ९.
	परि-स्तीर्य शांवा. ४, ३; ९, ८;	परि-स्तीर्य शांवा. ४, ३; ९, ८;
		परि-हन्तुम्(√हन्) शा. १०, ५, २, ६.
		परि-हर्तवै, परिहार-, परिहारम्, परि/ह द्र.
		परि-हित(√धा)-न्त: ऐवा. ५, ३, १; सा. १, ५, १५; तै. ३, ७, ६, १; -त्तम् शा. ८, ७, २, ८; १०, ४, १, १; २; -न्ता: ऐ. २, १८; -न्तै शा. २, ५, २, ४६; ११, ५, ५, ११; का. १, ५, १, ३८.
		परि/ह, परिहरते शा. ३, २, १, १०; १४; जै. १८३; परिहरति शा. २, २, ४, १४; का. १, २, ४, १०; परि-हरति शा. ३, ९, २, १३; १७: ४, ६, ९, २३; तै. ३, ३, ८, ९; गो. २, १, ४; परिहरन्ति शां. २८, ४; शा. १, ७, ४, १२; परिहराम: शां. २८, ४; परिजहृ: शां. ६, १३; १४; परिहरिष्ये जैड. १, १६,

३,८; परिहरत शां. ६, १४^३;
 २८, ४; शा. १, ७, ४, ६;
 ७;८; गो. २, १, ३; परिहराम शां.
 २८, ४; पर्यहरन् शां. २८, ४; गो.
 २, १, २^१; ३^३; परिहुरेत शां. ११,
 ८; शा. १, ७, ४, १२; परिहुरेत श.
 १, ७, ४, १२; २, २, ४, १४; का. १,
 २, ४, १०; सा. ३, ७, २.
 परिहियन्ते श. ३, ९, २, १६.
 परि-जिहीषित-न्ताः गो. १, २,
 १९.
 परि-हर्तवै गो. २, १, ६.
 परि-हार-राय श. १३, ८, १, १६.
 परि-हारम(णमुल्) ऐ. २, २७; शां.
 १३, ६; शा. ४, १, ५, १; २, ४, १,
 १४; १५.
 परि-हृत,ता-न्तः ऐआ. ३, १, १;
 -तासु श. १३, ४, ४, ३; ४; ५,
 १, ४.
 परि-हृति-न्त्यै ऐ. ३, ३४.
 परि-हृत्य श. ११, ५, ५, १०; जै.
 १९८^३; गो. १, ३, १३.
 परि-हृत्य-न्त्यः ऐ. ७, २६^३.
 परि-हृत्वाल्म(हृत्+णमुल्) श. ३,
 २, २, २७^३; २९^३.
 परि/ह्नि, परिहवामहे गो. २, २, १५.
 परी(-रि/ई), पर्यैति शां. २६, १; ३;
 शांआ. ६, २०; शा. १, २, ४, १३;
 २, ६, १, १५; ४१^३; २, १, २, ६; ८^३;
 पर्यैति श. १, ९, २, २; २, ६, १, १,
 १५^३; ३४; ४१; ४, ४, १, १६; १७;
 ५, ३, ५, २४; ६, २, २, १; ६; ७, १,
 १, १३^३; २, १, २, ३^३; १३, ७, १, १;
 १४, ६, ३, २^३; तै. १, ३, २, ३; ६,
 ८, ७^३; ३, १, ५, ८; तैआ. ५, ४,
 १२; ९, ६^३; तां. १, ७, ६; २, ३, ३;
 १०, ५, ७^३; १२, १२, ८; २५, १३,
 ३; जैउ. १, १४, ३, ९; ३, २, १, ६;
 ८; परीतः श. २, ६, १, १८; २४;
 ४३; का. १, ६, १, १२; १५; २८;

परियन्ति श. २, ६, २, १५; २, १,
 १९; १४, ३, १, १४; परियन्ति श.
 २, ६, २, १२; १५^३; १०, ५,
 ४, ४; १४; १३, २, ८, ४^३; ५;
 तै. १, ४, ६, ७^३; ५, २, ७; ३,
 ९, ६, २^३; ३; तैआ. ५, ४, ११^३;
 १२; तां. ५, ५, २१; २, ८, ९;
 परि...यन्ति तै. २, ८, ७, १; तैआ.
 १०, १, ४; तां. ५, ६, १५; पर्यैषि
 तैआ. १, ११, १; तां. १, २, ८;
 पर्यैमि तै. २, ८, ८, २; जैउ. ३, ५,
 १, ४; १२; २, ६; ८, ४; १३; परीमः
 शां. २७, ६; परीयाय ऐ. ८, २१;
 २२; २३^३; पर्यैष्यामि श. १, २,
 ४, ११; परीहि शां. १०, ३; श.
 ४, २, १, १७^३; तै. १, १, १, २^३;
 पर्यैत शांआ. ६, २०; शा. ६, २,
 २, ३८; पर्यैत श. १, २, ४, १२;
 ६, २, १, ७; १३, ७, १, १; तै. १, ३,
 २, २; तां. २१, ११, २; २५, १३,
 ३; पर्यायन् तै. २, २, १०, ६; ७^३;
 ३, १, ५, ८; परीयात् श. ४, १,
 ३, ९; ६, २, १, १३; ७, ४, १, २४;
 तै. १, ४, ६, ६; तैआ. ५, ४, १३;
 परि...ह्यात् ऐ. ७, ११; परीयुः
 श. २, ६, २, १३^३; परीयुः श. ११,
 ५, ५, ६; परीयाम तै. ३, १, ५, ८.
 परि-युत्-न्त ऐ. ४, १५; तै. ३,
 १०, ९, १५.
 परियती-तीनाम् तां. २, ३, ३.
 परीत-न्तः तै. ३, ११, ८, १; -न्तम्
 ऐ. ७, १५.
 परीति-न्त्यै तै. ३, १, ५, ८.
 परीत्य ऐ. ५, २४; ६, ४; शा. १, ७,
 २, १२; ९, २, २४^३; ३२^३; ३, १^३; २,
 १, ४, २८; २, ३, १३; ४, ४, २३; ३,
 ७, १, १०; ८, २, १९; २०; ४, २, १,
 १८; ७, १, १, २७; ३०; ४, १, २५;
 ५, २, ४०; ८, ७, ४, १०; तैआ. २,
 १७, १; ५, ४, १२; १३; १०, १, ४^३;

तां. ५, ६, ७^३; जै. १२७; १३९;
 २०४; गो. १, २, १९^३. पर्याय-
 पर्यायम् अद्र.
 परी(-रि/ई), परि...ह्यसे ऐ. ८, ११.
 परीक्ष्(-रि/ईक्ष्), पर्यैक्षत् श. १०,
 ४, २, २१; पर्यैक्षताम् जै. ३०;
 पर्यैक्षन्त जै. १४.
 परीक्ष्य शांआ. ११, ४.
 परीक्ष्य-क्ष्याणि जैउ. ४, ११,
 ५, २.
 परीण-गे तां. २५, १३, १.
 परी(←रि)-णस्-णसा शां. २१, ३^३.
 परी-णह्(-रि/णह्)-णत् तैआ. ५,
 १, १; णहः श. २, ३, १, ३९; का.
 १, ३, १, २८; -णहि तै. ३, २,
 ४, ७.
 परी(←रिई)त्त(√१दा)-न्तः श.
 ५, १, ४, १०; -न्ताः तां. १६, ६, ७.
 परी-न्ति-न्तिः तै. २, २, ५, ५.
 परीन्ध्(-रि/इन्ध्), पर्यैन्धत जै.
 २०७.
 परी-वर्तै(-रि/वृत्)-र्तात् तां. २,
 २, ४.
 परी-वर्त्तम्(णमुल्) तां. २, २, २.
 परी-वृत्(√वृ)-न्तः तैआ. २, १९, १;
 -न्तम् तैआ. ३, ११, ४; -न्तान्
 ऐ. ८, २३.
 परी-शास्(√शास्)-न्तो श. १४,
 १, ३, १; २, १, १६; २, ५४; ३, १,
 २०.
 परीष्(-रि/इष्), पर्यैष्यत् श. ६, २,
 १, १३.
 परुच्छेप-पः शां. २३, ४^३; ५; -पाः
 शां. २३, ५; -०पाः ३इति शां.
 २३, ५.
 परुष्प-पः जै. ८६; -पाः तैआ. १, ९,
 २; -पाणाम् तैआ. १, १७, १; ३;
 -पान्इव जै. ८६.
 परुषि-मन्-माणम् ऐ. ४, २६.
 परुष्गी-दिग्या तैआ. १०, १, १३.

परुष्य- -म् ऐ. ३, ३४.

परुष्य- -रुषः-रुषः श. ७, ४, २; १४; तैआ. १०, १, ७; -रुषि तै. १, ६, ८, ६; -रुषि श. ६, १, २, ३१; तै. ३, ७, १३, १.

परि-(रा/इ), प्रैति तै. ३, १०, ११, २; ३; परा... एति तै. ३, ९, ४, ४; परेयाय जै. १५१; परैतु मं. १, १, १५; परैहि श. १, ६, १, ७; ११, ५, १, ७; तै. २, २, १०, १; ३, ७, १३, ४; १०, ९, ३; ११, ८, २; जै. १४१; २००; मं. १, १, १५; ५, ७; गो. १, १, ३१; २, ६, १४; परैत जै. १४७; १७७. परेत, ता- -तम् जै. ५४; ११५; २०८; -ताः श. ७, ५, १, ९; -तायै जै. १०२.

परैत- -तौ ऐ. ४, २०.

परैत्य ऐ. ७, २३; शां. २, ९; ७, ७; श. २, ६, २, ७; १७; ५, ३, १, १; २; ५-९; ११; १३; ११, ३, १, ७; तै. १, ७, ८, ६; २, २, १, ४; तां. ९, ९, १२; २१, ३, ५; जै. ४४; १९०; ५. १, ५.

परैयुवस्- -वांसम् तैआ. ६, १, १. परिक्ष-(रा/ईक्ष्), प्रैक्षस्व श. ३, ६, २, ३.

परैक्ष्य श. २, ४, १, ६; १२.

पर्क- -कैः जैआ. १, १; -कौ आ. १, १.

पर्जन्य- -न्यः ऐ. २, १९; ३, १८;

ऐआ. ३, १, २; शां. २८, २;

शांआ. ७, ४; ११, २; ५; ६; श.

३, ३, ४, ११; श. ६, १, ३, १५;

७, ३, १; २; ७, ५, २, ३७; ८, ६,

१, २०; १२, १, १, ३; ४, १, ११;

१४, ४, २, २३; ५, २, ३, ९, १३;

तै. २, ४, ५, ४; ६; ३, १, २; ६, ४;

५, ७, ४; ८, १३, ३; १०, ८, ८; ११,

१०, ३; तैआ. १, २२, ६; २६, ५;

२९, १; ५, ६, ११; ८, ४; ६, ६, २;

१०, ६३, १; तां. २, १, ४; २, २;

३, ५; जै. १८; ३७; १२६; १९४;

जैड. १, १२, २, २; ३. १, १, १०;

५. १, २; २, ५; १०; गो. १, १,

१३; २, ६; ४, ३; -न्यम् शांआ.

११, १; तै. २, ४, ५, ५; जैड. १,

३, २, ९; -न्यस्य तैआ. १, २२,

६; ३, ९, २; ४, ४२, ५; जै. ३७;

१८२; -न्याः तै. २, ७, १६, ४;

तैआ. १, ९, ५; ६; -न्यात् श. ६,

१, ३, १५; १२, १, १, ३; गो. १, ४,

३; -न्याय तै. २, ४, ५, ५; तैआ.

१, २९, १; -न्ये तै. २, ७, ७, २;

जैड. १, १२, २, १; २; -न्येन

तैआ. १०, ६३, १.

पर्जन्य-पुरोवलाक- -कः ५. १, २.

पर्जन्य-सू(वन्-→)वरी- -रीः तैआ.

१, १, २: २१, १.

पर्ण(√पर्णः)- -र्णः श. १, ७, १, १;

३, ३, ४, १०; ६, ५, १,

१; तै. १, १, ३, १०; ११; २,

१, ६; ७, १, ९; ३, २, १, १; २;

३, ४; -र्णम् श. १, ७, १, १; ३,

३, ४, १०; ७, १, ५, २०; ७,

४, १, ८; ११, ७, २, ८; तै. १, १, ३,

१०; २, १, ४; ६; ३, २, १, १; ७, ४,

१८; १४, ४, ५; तां. ९, ५, ४; मं.

१, ५, १; -र्णस्य श. ११, ७, २,

८; तै. १, १, ३, १०; ३, २, १, १;

२; -र्णानि ऐ. १, २५; ३, २६;

श. १४, ६, ९, ३०; सा. २, ६, ११;

-र्णं श. १३, ८, ३, १; मं. २, ४,

६; -र्णेन तै. १, ६, १०, ३; ३, ७,

२, २; -र्णेषु श. ७, ५, ४, ६.

पर्णक- -म् तै. ३, ४, १२, १.

पर्ण-कपायु- -येण श. ६, ५, १, १.

पर्ण-कपायु-निष्पक- -काः श. ६,

५, १, १.

पर्ण-न्व- -म् श. ११, ७, २, ८; तै.

१, १, ३, १०; ३, २, १, १.

पर्ण-मय- -यः तै. १, १, ३, ११;

-येन तै. १, ७, १, ९; ८, ७.

पर्ण-वल्क- -ल्कः तै. ३, ७, ४, १८;

-ल्कम्, -ल्केन तै. ३, ७, ४, २.

पर्ण-शर- -रः ऐ. ७, २.

पर्ण-शाखा- -खया श. १, ७, १, १;

११, १, ४, २; का. १, ५, २, ४; तै.

३, २, १, १.

पर्णा(र्णञ्)-शान- -नात् सं. ४.

पर्णा(र्णञ्)-हुति- -तिः जै. १९८.

पर्यङ्क(रि/अञ्च्)- -ङ्कः श. ८, १,

३, १०; ३, ४, १५. पर्यङ्क- अद्र.

पर्य(रिञ्)-भि- -भ्ये ऐ. २, ५;

११; श. ३, ८, १, ६; -भिम् श.

१, २, ३, १३; ३, ८, १, ६; ८;

-भिना श. १२, ९, ३, ९; -भ्ये

ऐ. २, ११.

पर्याभि/कृ, पर्यग्नि करोति शां. १०,

३; का. २, २, १, १०; तै. २, १,

३, ४; पर्यग्नि... करोति शां. १०,

३; पर्यग्नि कुर्वन्ति ऐ. २, ११.

पर्यग्नि-कृत, ता- -तम् ऐ. २, ११;

शां. १८, १२; १९, ६; श. ३, ७,

२, ८; तै. ३, ९, ८, ३; -ता तै.

३, ९, ९, ३; -ताः श. १३, ६, २,

१२; -तान् श. ६, २, १, ६; १३,

२, ४, ३; ६, २, १३; तै. १, ३, ४,

४; ३, ९, १, ३; ४; ३, ३; तां. २१,

१४, ७; ८; -ताय ऐ. ७, १६.

पर्यग्नि-क्रियमाण- -णे ऐ. २, ५.

पर्यङ्क(रि/अञ्च्)- -ङ्कः शांआ. ३,

३; -ङ्कम् शांआ. ३, ५.

पर्यङ्क्य(रि/अञ्च्), पर्यङ्क्ययति

तैआ. ६, १, ४.

पर्यङ्क्य(रिञ्)- -ङ्क्याः श. १३, २,

२, १०; १८; १, १, ३; -ङ्क्याणाम्

श. १३, २, २, १५; १६; १८.

† मैसू. पाठोऽयं न लभ्येत ।

‡ 'यिवस्' इति बाह्वृच (१०, १४, १) पाठः । अत्रोकारोपजनदच्छान्दस इति भा. । † √पृ णा. द्र. । √पृ←√सृ इति MW. द्र. ।

पर्य(-रिऽअ-)न्त-न्तः तै. २, १, ११,
१; -न्तम् गो. १, ३, १०.
पर्यर्पण- पर्यृप् अद्र.
पर्य(-रिऽअ-)व/छिद्, पर्यवच्छिनत्ति
ऐ. ३, १९; पर्यवच्छिनदानि ऐ.
३, १९.
पर्य(-रिऽअ-)व/नुद्, पर्यवनुदति
तां. १५, ७, ४.
पर्य(-रिऽअ-)व/क्षिप्, पर्यवक्षिप्येत
गो. १, २, १४.
पर्य(-रिऽअ-)व/सृप्, पर्यवसर्पेत शां
२७, १.
पर्य(-रिऽअ-)व-सित(√सो)- तः
श. ३, ९, २, ८.
पर्यवान्(-रि-अव/अन्), पर्यवानिति
शां. १०, ४.
पर्यवे(-रि-अव/इ), पर्यवैति श. १४,
९, १, १९; पर्यवयन्ति तां. १५,
९, २; पर्यवैत् तां. १२, ६, १२३;
पर्यवेयात् ऐ. ४, ४.
पर्यवेत्- तानि श. १२, ३, ३, १;
-न्ते श. १३, ४, ४, १.
पर्यवेक्ष(-रि-अव/ईक्ष्), पर्यवेक्षेत
शांआ. ३, ४.
पर्यवेक्ष्य शां. १६, ५.
पर्यव्(-रि/अव्), परि...अञ्जोत्तु श.
२, ३, ४, ४०.
पर्यस्(-रि/अस्), परि...स्थ तै. ३,
२, ८, २.
पर्यस्(-रि/अस्), पर्यस्यते श. ३,
४, ३, ३; ९; पर्यस्यति ऐ. ६, २४;
२८; श. ६, ४, ३, ८; ५, २, ११-
१३; १२, ५, १, १२; पर्यस्यन्ते ऐ.
२, ११; पर्यस्यन्ति श. ३, ८, २,
१२; तां. १३, ४, १३; ९, २५;
पर्यास ऐ. ५, १२; ऐआ. १, २, १;
पर्यास्यन् शां. २१, २; पर्यास्यन्त
ऐ. २, ११; श. ३, ४, ३, २;
पर्यस्यते गो. २, २, १७.
पर्य(स्त-→)स्ता- स्ताम् श. ३, ४,

३, २; ३; ९.
पर्यस्त-मय- यस् शां. ३, १.
पर्यस्त-वत्(मतुप्)- वत् ऐ. ५,
१; १२; २०; ऐआ. १, २, १; -वाच्
ऐ. ५, १.
पर्यस्य ऐ. ४, १^३; ६, १; ऐआ. ५, १,
३; जै. ७५; २०७. पर्यास- अद्र.
पर्याण(-रि/या)- णः ऐ. ४, १७.
पर्या(-रिऽआ)/ग(←न)ह्, पर्याण-
ह्यति श. ३, ३, ४, ६^३; ७.
पर्या-गद्- -म् श. ३, ३, ४, ६^३.
पर्यह्(-रि/अह्), पर्याहुः गो. २, २,
१९.
पर्या(-रिऽआ)/णी(←नी), पर्याण-
यन्ति श. ३, ५, ३, १३.
पर्या(-रिऽआ)/तन्, पर्यातनोति श.
१३, ८, १, १९.
पर्या(-रिऽआ)/१दा, परि...आदत्ते
घ. १, ४; पर्यादत्त जैड. २, २, १,
५; ७-९; पर्यादृदीत श. ११, ४,
१, २.
पर्या-न्त, त्ता- -न्तः जैड. २, २, १, ९;
-न्तम् जैड. २, २, १, ७; ८.
पर्या-दत्त, त्ता- -न्तम् जैड. २, २, १,
६; -न्ता जैड. २, २, १, ५.
पर्या(-रिऽआ)/धा, पर्यादधुः ऐ. ३,
३४^३; पर्यादधीत गो. १, ३, ६.
पर्याप्(-रि/आप्), पर्याप्नोत् जैड.
४, ११, १, १३; पर्याप्नुयात् शां.
१३, ८; श. २, १, ४, ८; १४.
परीप्सन्ति गो. १, २, ३.
पर्याप्त- -म् जैड. ४, ११, १, १३.
पर्याप्ति- -प्तये गो. १, २, २४^३;
-प्तीः तै. ३, ८, १७, ३; -प्त्यै
श. २, १, ४, ८; तै. ३, ३, ४, ६; ८,
१७, ३; तां. १२, ५, ४; ११, १;
१३, ११, १; १५, ३, ३; ५, ४; ११,
१५.
पर्या(-रिऽआ)/प्लु, पर्याप्लावयति
तै. ३, २, ८, २.

पर्या(-रिऽआ)/भू, पर्याभवति का.
१, ३, २, ९; पर्याभूत् श. २, ४, ३,
१०; का. १, ३, २, १०.
पर्या(-रिऽआ)-व(√इ)- -यः तां. ९,
१, १५; -यस्य तां. ९, १,
४; १६; १९; -याः ऐ. ३, ४१;
गो. २, ५, १; -याऽइव शां. १७,
४; -याणाम् ऐ. ४, ५; तां. ९,
१, ३; गो. २, ५, १; -येण ऐ. ४,
५; ६^३; -येषु शां. १७, ७^३; गो.
२, ५, २^३; ५^३; -यैः ऐ. ४, ५^३;
तां. ९, ३, ३; सं. ३; गो. २, ५, १^३.
पर्याय-त्व- -म् ऐ. ४, ५; तां. ९, १,
३; गो. २, ५, १.
पर्यायम्(णमुल्) ऐ. ४, ५^३; शांआ.
१, ४; तां. ९, १, ३^३; १२; १७;
गो. २, ५, १^३.
पर्या(-रिऽआ)-रि(न्-→)णी- -णी
श. ५, ३, १, १३; -णीम् तै. ३,
४, ११, १.
पर्या(-रिऽआ)/वप्, पर्यावपति श.
६, ६, ४, ९; पर्यावपेत् श. ६, ६,
४, ८.
पर्या(-रिऽआ)/विद्, परि...आवि-
शान् तां. १७, १०, २^३.
पर्या(-रिऽआ)/वृत्, पर्यावृत्ते श.
१४, ७, २, २; पर्यावृत्ते श. २,
४, २, २, १; ३, ९; तै. २, १, ४, ८^३;
परि...आवृत्ते श. ३, १, ३, २८;
पर्यावृत्तन्ते ऐ. ३, ११; तै. १, २,
६, ३; परि...आवृत्तन्ते श. ३, १,
३, २८; पर्यावृत्त श. २, २, ४, ६;
पर्यावृत्त ऐ. ४, २७; तै. २, १,
६, ५^३; तां. १८, १, ४; पर्यावृत्त
श. २, ४, ३, १०; का. १, ३, २,
१०; सा. ३, ४, १०.
पर्यावृत्तयति श. ६, ५, ४, १२;
पर्यावृत्तय मं. १, ८, १.
पर्या-वृत्तमान- -ने तै. ३, ११, ७, ४.
पर्या-वृत्त- -न्ते ऐआ. ५, १, १.

पर्या-वृत्त्य तै. २, १, ४, ७; तां. १०, १२, ५; जैड. ३, २, १, ७.
 पर्या(-रिडआ)√शास्, पर्याशिषः गो. १, ५, ११.^३
 पर्यास्(-रि/आस्), पर्यासते शां. ८, ८^३; शा. १, ३, ३, ८; तैआ. ५, १०, ३; पुरि...आसते तैआ. १, ११, १; ५, १०, ३.
 पर्यासीन-नेषु शा. १, ३, ३. ८.
 पर्यास(-रि/२अन्)-सः ऐ. ५, ४; ५; ६; ८; १३; शां. २९, ३^३; ६; ७; ३०, ३^३; ९^३; शा. ३, १, २, १८; गो. २, ३, १३-१६; ४, १, २; ४^३; १५-१८; -साः, -सैः शां. २५, १५; -सौ शां. २८, १०; २९, ३; ७; ३०, ९.
 पर्या(-रिडआ)√हृ, पर्याहरन्ति शा. १, ७, ४, १८; पर्याहरन्ति शा. १, ७, ४, १८^३; जै. १६८; पर्याजहुः शा. १, ७, ४, ६; ७: ८; ४, १, ५, १६; पर्याहरत् ऐ. ३, १३; शा. ४, १, ५, १६; पर्याहरेत् शां. २४, १; पर्याहार्षुः शा. १, ७, ४, १८.
 पर्या-वृत्त्य शा. ३, ४, १, २६; ११, ४, २, १३; १४; १३, ८, २, ६; १४, १, ३, ८; जैड. १, १२, १, ७.
 पर्या(-रिडआ)√ह्वि, पर्याह्वयते ऐ. ३, ३१^३.
 पर्युक्ष(-रि/उक्ष), पर्युक्षति गो. १, १, १३.
 पर्युक्ष्य शांआ. ४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८.
 पर्यु(-रिडउ)-त(√वे)-तः शा. १३, २, ७, ८.
 पर्युत्था(-रिडउद्/स्था), पर्युदतिष्ठत् तां. ८, ८, २२.
 पर्युत्थाय जै. १५६.
 पर्यु(-रिडउ)-दित्त(√वद्)-मः ३, १, ३, २.
 पर्यु(-रिडउ)प/विश्व, पर्युपविशान्ति

शा. ३, ३, १, ३; ९, ४, १; १३, ५, २, १६.
 पर्युप-विश्व शा. ४, ६, ८, १०.
 पर्यु(-रिडउ)प/सद्, पर्युपसीदेरन् गो. १, २, १४.
 पर्युपेत(-रिडउप/इ)-तानि गो. १, ५, १०.
 पर्युष्(-रि/उष्), पर्युषन्ति तां. ४, ५, ११.
 पर्युष्ट(-रि/वह) शा. ७, ३, १, ४.
 पर्युष्टमाण-गः शा. १२, ६, १, १३; -माणम् शा. ३, ४, १, ६; -णाय शा. ३, ३, ४, १३.
 पर्युह(-रि/ऊह) पर्युहते तै. ३, ८, २३, ३; पर्युहति शा. ३, ५, ४, २२; ६, १, १७; ७, १, १६; तै. १, ७, ५, २; ३, ९, ७, १; तैआ. ५, ३, ८^३; ४, ९; पर्युहामि शा. ३, ५, ४, २२; ६, १, १७; तैआ. ४, ३, ३; ५, ३, ८; पर्योहत् जै. ८८^३; पर्योहन् ऐ. ६, ४^३; जैड. १, १८, २, ४.
 पर्युह-डः तैआ. ५, ४, ९^३; जै. ८८^३.
 पर्युष्(-रि/ऋष्), पर्युषति शा. ३, ६, १, १८; ७, १, १६; पर्युषन्ति ऐ. ४, १९; ऐआ. ५, १, ३; पर्यापिन् ऐ. ४, १९; तां. ४, ५, ११^३.
 पर्युषण-म् शा. ३, ६, १, १८.
 पर्ये(-रिडआ/इ), पर्यायन्ति जै. १६५^३; पर्येहि सं. १, ६, २८; पर्येयुः जै. १६५^३.
 पर्येत-ते गो. १, २, १५.
 पर्येत्य ऐ. ७, १५^३; शा. १, ४, ५, ५; ३, ५, ३, २१; ७, ४, ७; ९, २, १४; ४, २, १, २९; ५, १, ५, २८; ८, ७, २, ५.
 पर्वत(√पर्व)-तः शा. ५, ४, २, ५; गो. १, २, १४; -तः ३, ४, २, ९; -तस्य शा. ५, ४, २, ५^३; -ताः शा. १०, ६, ४, १; तै. २, ४,

२, ८; तैआ. ४, ४२, २; सं. १, ३, ७; ५, १२; -तात् ऐ. ५, २०; -तान् तै. २, ४, ४, ३^३; -तानान् तै. २, ४, ५, ३; ५, ४, २; ३, ७, ९, १; तां. १, २, ५; -ते शा. ९, १, ३, ५; तै. २, ५, ४, २; ३, २, २, ५; -तेन शा. १३, ८, ४, १२; तै. ३, ७, ११, ३; तैआ. ६, १०, २; -तेभ्यः शा. १४, ६, ८, ९; तै. ३, ४, १२, १; -तेषु शा. ९, १, २, ५; तै. १, ५, ८, १; २, ८, ३, २; -तैः शा. ११, ८, १, २; -तौ शांआ. ४, १३.
 पर्वती-ती शा. १, २, १, १५^३; १७^३; का. २, १, ४, १४^३; १६^३; -त्या तै. ३, २, ६, २.
 पर्वत-नारद-दौ ऐ. ७, १३; ३४; ८, २१^३.
 पर्वत-सूर्धन्-धनि तैआ. १०, ३०, १.
 पर्वति-तिः तै. ३, २, ६, ३.
 पर्वते-ष्ठा-ष्ठाः ऐआ. ५, २, १.
 पर्वन्-र्व ऐ. ५, ३, २; शां. ४, १३; १४; २८, ७; शा. १, ६, ३, ३६^३; ३७; ४, २, ३, ४; ५; ५, ६; ६, २, २, २४^३; ११, १, ६, ३२; ५, ८, ६; १२, ६, १, २; १३, ४, ३, ७-१०; तै. ३, ७, ४, ९; -र्वणः शा. ७, ४, २, १४; -र्वणः ३-र्वणः शां. २३, ४^३; -र्वणा ऐ. ५, ३, २; शा. ११, ५, ८, ६; -र्वणा ३-र्वणा सं. २, ४, ३; -र्वणाम् ऐआ. ३, २, १; २; शांआ. ८, २; -र्वणि शांआ. ४, ३; ४; शा. ६, २, २, २४; -र्वणी सा. १, ३, ६; -र्वणोः तै. ३, ३, ८, ३; -र्वन् ३-र्वन् शां. २३, ४^३; शा. ६, १, २, ३१; -र्वभिः शा. १, ६, ३, ३६; ३७; ४, ६, १, २; ७, ५, २, १९^३; -र्वणि ऐ. ३, ३, १^३; ऐआ. १, ४, १^३; २; ५, १; ३, २, २; शां. ६, १५; ८, ९; १६, ७; शांआ. २,

१,४; ३,५; ८,२,९; श. १,६,३, ३५; ३,४,४,२; ४, २,३, ३-५; ६,४,१; ६,३,१,३१; १०,१,१, २; ३; ४,५,२; ५,४,१२; ६,४,१; ११,६,१, ३; ४; ८; ९; तै. ३,७, ११, १; जै. १६४; जैउ. ३,५, ४,४; ८; ५, ४; गो. २, १, २.
 पर्व-शस्त्रः (ः) शां. २८, ७; ३०, ४; श. ११, ६, १, ३; ४; ८; ९; तै. ३, २, २, १; जै. १४३.
 पर्व-शिवः शां. १०, ४; श. ८, ६, २, १०; १०, ६, ४, १; १२, २, ४, १३; प. १, ३; गो. १, ५, ३; ५, २३; -शुः तै. ३, २, २, २; -शुः श. १२, ३, १, ६.
 पर्व-परि-पद- स्तु शांआ. ८, ९.
 पलायु(पला←)रा(अयू), पुलायते श. १३, ३, ३, १; पलायते तां. २१, १४, १७; पलायिष्ठाः तै. ३, ७, ८, २.
 पलायमान- नः तां. २१, ४, ५.
 पलाय्य श. १, २, ४, १०; का. २, २, २, ७.
 पलाव- नः जैउ. १, १७, २, १.
 पलाशु- शः ऐ. २, १; शां. २, २; श. १, ३, ३, १९; ५, २, ४, १८; ३, ५, ११; ६, ६, ३, ७; ७, १, १, ५; १२, ७, २, १५; १३, ४, ४, १०; ८, ४, १; -शम् ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शस्य ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शानि शांआ. ९, ७; श. १, ५, ४, ५; १४, ९, ३, १५-२०; तै. ३, २, १, २; तां. २४, १८, ३; जैउ. १, २, ३, ३; -शै तै. ३, ७, ४, ११; जैउ. १, ६, १, ३; -शेन ऐ. २, १; श. २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; -शेषु श. ५, २, १, १७; -शैः शां. १०, २.

पलाश-वर्ग-मध्यम- भेषु सा. ३, ३, ५.
 पलाश-शाखा- खया श. ३, ४, १०; ७, १, १, १; ५; ३, १, ७; १३, ८, २, ३; -खायाम् तै. ३, २, ३, ३.
 पलित्तु- नः ऐ. ३, ४९; श. ११, ४, १, ६; १४; तैआ. ४, २०, १; -तम् तै. २, ४, ४, १; -तस्य ऐआ. १, ५, ३; ५, ३, २; शांआ. २, १८; -ताः गो. १, ३, ७; ९; -तौ श. ३, ८, २, २५; तां. २१, १०, ६; जै. १५४.
 पलिकनी- न् तै. ३, ४, ११, १.
 पल्पूलि, पल्पूलयति तै. १, ३, ५, २; ३.
 पल्पूलनी- नी जै. २०४; -न्यः जै. २०४.
 पल्पुङ्गु(परि[→लि]अङ्ग), पल्पुङ्गु- न् न्यन्ते श. ३, ९, २, १६.
 पल्पुङ्गुयि श. १, ७, १, १८.
 पल्पुङ्गुयमान- न् न्ने श. २, ३, ३, १२.
 पल्पयु(परि[→लि]अयू), पल्पयते श. १४, ७, १, २-६; जै. ९०; पल्पयते श. २, ३, २, ५.
 पल्पयमान- नः जै. १२५; जैउ. ३, ६, १, ३; ३, ३.
 पल्पय(←पल)- ल्यान् जै. १८२.
 पल्पय-वत्- वन् जै. १८२.
 पल्पय(त्→)ती- तीः जै. १८२.
 पल्लि-गुप्त- सः, -प्ताय जैउ. ३, ७, ५, १.
 पल्व(त्य→)ल्या(←पल्वल)- ल्या तैआ. १, २४, ३; ४.
 पल्वन(√पू)- नेन तैआ. ६, ३, २.
 पुवमान,ना- न्न ऐ. ८, ११; ऐआ. ३, २, ४; -न्न-न गो. १, १, ४; ५;

१, ४; -नः ऐ. १, ७; २, ३७; ३, १७; ४, २६; ६, १२; ८, १; ऐआ. २, १, १; ३, १, ६; शां. १२, ५; १६, १; शांआ. ७, १५; श. २, २, १, ६; १०; ३, २२; ५, १, ५; ४, २, ५, ७; ३, ३, ४; १३, ५, १, १; ३, १०; १४, ३, १, २९; का. १, २, १, ७; १८; ४, ३, ४; तै. १, १, ६, २; ४, ८, १; २, ३, ९, ६; ६, ३, ४; तैआ. १, ५, १; २, ५, २; तां. ६, १०, २; ७, ३, ७; ४, १; १२, १, ७; ७, ५; ११, ३; १५, ३, १६; १६, ५, १०; १६, ८; १९, ५, ५; ११, २; ६; २०, १, १; २, १; ३; ३, १; ५, १; ८, १; ९, १; ११, २; २१, १०, २; ३; जै. १३७; प. १, ३; -नम् ऐ. २, ३७; श. २, २, १, १४; ३, २०; १३, २, ३, १; का. १, २, १, ९; ३, १६; तैआ. १, ८, ४; तां. १६, १६, ९; जै. ४६; ५५; ९६; सा. १, ४, १०; -नयोः ऐ. ४, १९; तै. १, २, ४, २; जै. १२९; १३२; -नस्य शां. १, ४; १२, ५; तां. ७, ४, १; १३, १, ६; १५, ३, १; २; १६, ११, ३; १८, ८, १५; -नाः ऐ. ४, १२; श. १३, ५, ४, १०; २०; तै. १, ८, ७, २; तैआ. १, ४, ३; तां. ९, ८, १४; १५; १२, ११, २६; १३, ५, २८; ११, २४; १४, ३, २५; ५, ३१; ९, ४१; ११, ३९; १५, ३, ३८; ५, ३७; १७, ३, २; १८, ८, ३; ५; २१, ६, १; ३; ९, १; ४; १०, ४; २२, ६, ४; जै. ९६; ९७; १४६; प. ३, ८; गो. १, ३, ३; -नाम् जै. ९६; -नाम् शां. १, १; श. १४, ४, १, ३०; जैउ. ३, ४, २, ६; -नाय श. २, २, १, ६; १०; १५; २२; ३, २०; २२; १३, २, ३, १; ५, १, १६; का. १, ३, १, ४; ५;

† 'ला-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ 'पू-' इति मु. स्वरश्चिन्त्यः । § 'शा-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।
 ¶ 'रूप-' इति W. अज. मुपा. ! ।

१०; १३; ३, १६; १८; तै. १, १,
५, १०; ६, २; ३, १, ३; ३, १०,
८, १; जैष्ठ, ३, ७, १, ८; -ने ऐ
३, १४; ८, १; शां. १२, ५; १४,
४; १७, १; २; ५; १६, १; २७, ११;
२९, २; ३०, १; वा. १२, ३, ४,
४; ५; १४, ३, १, २९; तै. १, २, २,
४; २, २, ८, ३; ७, ६, १; ३, ८, २२,
१; ९, ६, ४; तैआ. २, १४, १; तां.
७, ३, ४; ८, १, १; १३, ९, १६;
१७, ९, १४; १६, ११, ३; १९, १२,
५; जै. १६८; १८७; ष. ३, ८;
गो. १, ५, १३; १४; २, ३, १२;
-नेन ऐआ. ३, १, ६; शांआ. ७,
१५; वा. ४, ३, ३, ५; तां. ७, ३,
३; ६; १३, ९, १६; १९, ११, ६; जै.
२३; -नेषु ऐ. ५, ३३; शां. २४,
८; -नै: जै. ९६; ९७; -नौ
वा. १०, १, २, ७; तां. १६, १४,
३; १५, ३; १९, ८, २; जै. २७.
पवमान-धेनु- नव: तां. १२,
७, १.

पवमान-मुख- खे तां. ४, ६,
१४; ष. ३, ८; १०; -खेभ्य: जै.
१६८.

पवमान-वत्(मनुष्य)- व ऐ. ४,
६; गो. २, ५, ३.

पवमान-वती- ती ऐ. ४, ६;
गो. २, ५, ३.

पवमान-हविस्- वीषि सा. १,
३, ४.

पवमानो(-नडउ)-कथ- मू ऐ. ३,
१७; ८, १; शां. १४, ४; १७, २;
१६, ३.

पवयिष्यत्- नू तै. ३, १०, १, ३;
९, ८; १०, ३.

पविष्- वि: ऐआ. ३, २, ५;
शा. ३, ९, ४, ५; तै. २, ८, ६, ६;
मं. १, ७, १५; -विना शा. ३, ९,
४, ५; -विभि: तै. २, ८, ७, ७;

-वी जै. २०३; -वे: वा. ११, ५,
५, १३.

पवि-मत्- न्ति आ. २, ७, १.

पवीर-वत्(← -वि+र+मनुष्य)-
व वा. ७, २, २, ११.

पवितृ- तार: वा. ३, १, ३, २२.

पवित्र,त्रा- त्रम् शांआ. १, २०;
७, ९; शां. ८, ५; ३०, ८; वा.

१, १, १, १; ३, २; ६; ७, १, ९; १२;
१३; १४; ३, १, २, १०; ३, १८; २२;
४, ३, ५, २१; ११, ५, ५, ११; १२,
४, ४, ६; ७; ७, २, १३; ८, १, ८; १०;

१३; ९, १, ३; १३, १, १, २; का. २,
१, १, १; ३, १; ३; तै. १, ३, ७, १;
४, ८, २; ६; ७, २, ६; २, ६, ३, ४;
४, ४; ३, २, ३, ३; ४: १०; ५, २;

११; ३, ७, १०; ७, ४, ११; १८; ९,
९; ८, २, ३; १०, १, ३; ९, ८; १०,
३; १२, ३, ४; तैआ. १, ११, १; २,
७, १; ६, ३, २; ४, २; ९, २; १०, १,
११; १०, १; ५०, १; ६३, १; तां. १,
२, ८; ६, ५, १४; ६, ९; १२; १२, ५,
७; जै. २०; आ. १, ४३६; ५२२;

जैआ. १, ४३६; ५२२; सा. १, ४,
१९; ५, १५; मं. १, ६, २७; गो.
१, १, ३९; २, ६, १६; -त्रयो: वा.
१, ८, १, ४३; -त्रस्य तै. १, ४,
१, १; तां. ६, ६, १२; -त्राणि तां.
६, ६, ६; ७; -त्राव शा. ४, २, ५,
२; गो. २, २, १२; -त्राभि: वा.
१२, ९, ३, १२; १५; -त्राभ्याम् वा.
१, १, ३, ५; २, २, ३; ३, १, २४; २५;
का. २, १, ३, २; २, १, १; तै. १, ७,
६, १; ३, ३, ४, ४; जै. १५१;

-त्राय तै. ३, ४, ४, १; -त्रे शा.
१, १, ३, १; ३, २, १; ३, १, २२; ८,
१, ४४; ५, ३, ५, १५; का. २, १,
३, १; तै. १, ८, २, ४; ३, ३, ४, ४;
६, ७; ७, ४, ११; १२; तैआ. १०,
१, १५; तां. ६, ६, १०; -त्रेण ऐ.

८, १३; १८; वा. १, १, ३, ६; ३,
१, २, ३; २४; ७, १, १३; १६; ३, १,
३, २, २; ४, १, १, २८; २, ४; ५; ३,
५, १७; ५, ३, ५, १६; ५, ४, २, २;
१२, ७, ३, ९; १०; ८, १, १०; १३;
९, २, ७; का. २, १, ३, ३; तै. १,
४, १, १; ८, १; २; ६; ८, ५, ५;
२, ६, १, २; ३, ३; ४; ३, २, ५, २;
७, ४, १, २; १२, ३, ४; तैआ. ३, ८,
२; १०, १, ११; -त्रेणऽइव तै. २,
४, ४, ९; ६, ६, ४; -त्रै: वा. १२,
८, १, ९; तैआ. २, ६, १.

पवित्र-त्व- त्वाय तां. १८, ९,
१५.

पवित्र-पति- ति:, -ते शा. ३,
१, ३, २३.

पवित्र-पूत- त: वा. १, १, १, १;
३, १, २, १०; ३, १, ८; २३; का.
२, १, १, १; -तस्य वा. ३, १, ३,
२३; -ता: वा. १, ८, १, ४३; ४,
१, १, ४.

पवित्र-वत्(मनुष्य)- वत् तै. १, १,
४, ८, १; २, ६, ३, ४; -वति शां. ३,
७; ५, ७; वा. १, २, २, १; २, ५, ३,
४; का. १, ५, २, ४; १०; २, २, १,
१; गो. २, १, २५; -वते ऐ. ७,
९; सा. १, ३, ७; -वन्त: तैआ.
१, ११, १.

पवित्र-वती- ती तै. ३, २,
३, ६.

पवित्र-वर्ग- र्ग: सा. २, १, ६.
पवित्रा(-त्रडअ-)-ङ्गिरम्- स:
तैआ. १, १०, ७.

पशव्य- पशु- द्र.

पशु- शव: ऐ. १, ५; ८; २१; २८; २, ३;
४; ८; ९; १०; १७; १८; २४; २७;
३०; ३, ७; १८; १९; २३; २४;
२५; ३१; ३४; ४, १; ३; ६; १२;
२१; २६; ५, ३; ४; ६; ८; १६;
१७-२०; २१; २५; ६, २; २४;

† 'त्र' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ऽउणा. ४, १३८ द्र. आ. तु तदर्हामिति 'वति' इत्याह । तथा सति स्वरवैषम्यमापद्यत इति ।

२५;२८; ७,१३; ऐआ. १,१,
 २;३;५,१;२; २,३,१; शां. २,
 ४; ३,४;७; ५,७; ८,२;७; १०,
 २;६; ११,३;५;६;८; १३,२;
 ६;१४,४; १५,४;५; १६,२;३;
 ८;११; १७,१;९; १८,२; ६;
 २०,१; २१, ५; २३,१; ४;८;
 २५,१०;१५;२६,९;१२;१६;
 १७;२७,५;२८,१०;२९,३;८;
 ३०,२;७;१०;११; शांआ. २,
 १; शा. १, २,३,७;९;५,१७;३,२,
 १५;४,१,६;९;५,२,४;६,१,१७;
 ७, ३,२१; ४,१२; ८,१, १२;
 २०;३२;३५;३६;३८;३९;२,८;
 १४;२,१,१,६;२,७;३,१, १०;
 २०;३,१,६;१८; ४, २६; २७;
 ३२; ४,२,४;६;३,२; ११;१२;
 ५,३,१६;३,१,४,९; १४;२,१,
 १२;३,११; ४,२०; ३,१,२,४;
 ४,१,१३;६,२,२६;७,१,२०;३,
 १;३;९; ११; १३;४, ४; ८,३,
 ११; ४,१;८; १६; ९, १, १०;
 १२; ४,१,१,१६;२,१५; ३,१६;
 ४,८;३,१,१२;४,१४;४,१,१५;
 १७;१८; ३,१;३;११;५,१,८;
 ९;६,९,१;३;९;५,१,३,१०;२,
 १,१६;५,६;७;३,५,८;३५;
 ४,३,२; ५,९; ५, ४,१; ६,१,२,
 ३२;३,१२; २,१,२;३; ४;१२;
 १५;३०;३९;२,१५;३९; ३,२;
 ३,१,२६; ३८;२,६; ७;४,४,६;
 ५, २, १०; १९; ८, २, ५; ७;
 ७,१,१,६; ८;२७; ३९;३,१,
 ८; ४,२,१०; १९; ५,१,९; २,
 १; २; ५; ६; ९; १७; २२;
 ३१; ३७; ४०; ४२; ८,२,
 ३, ८; ९; १४; ४, १६; १९;
 ३,१,१२;१३; २,९; १०; ३,
 १-४;४,८; १०;४,३, ११;
 १३-१५;४,८; ५,२,१;६,१,
 १६;२,१; १३; ७,४,१२; ९,

१,२,२३; २,३, १२;४०; ३,१,
 २०;३,७;५,२,८;१२; १३;१०,
 १,२,८; २,१,१; ३,४,४; ११,
 १,१,७;५,३; २,२,२; ७,३;५,
 ३,१०;६,१,९; ३,९; ७,१, १;
 २;८,१,३; ३,२; १२,२,२,२०;
 ४,१,४;७,२,२;७; १५; १६;३,
 १८;१९; २०; ८,२, ३२;३,१;
 १३;९,१, ७;११; १३,१, ३,८;
 ४,३;८,६;२,२, १०; १५;१९;४,
 ३;५,२;४; ६,३; ६;७; ८,५;३,
 २,२;३; ४;३;४; ६,४;५; ८,
 २;४,३,१५;५,१,३;१३; ३,११;
 ४, २८; ६, १, ४; ५; २,२; ५;
 १२; १४,३,२,२५; ४,२, २२;
 ३,४;६,९,७; का. १, १,१,४;८;
 २,४;४,१३; ३,१, ५; १२;२,
 २;११;३,४;६; ४,१,२०; २१;
 २३;५,२,१५; २,२,१, २०; ३,
 १६; ता. १,१,४,३; ७;५,९;६,
 २;७;२,२,२;५,३; ६,४; ३,८,
 ५;४,४,८;९; ५,४; ७,१; ६;
 ९,२;५,५,३,१;६;२,७; ३,२;
 ३;४;५;१०;४,३; ६,६; १०,४;
 ७,५,४; ७,३; ८,६;२; ३;७,२;
 २,१,३,५;२,३,३;४,३; ३,६,२;
 ४,६,१०; ५,३,३; ६,१३,१; ७,
 १४,३;१५,१; ८,८,१; ४; ३,२,
 १,१;३;६; ४,१; ५,६; ६,१;७,
 ६;८,२;८;९;९,१२;३,२,३;४;
 ५,३;४; ७,५; ८,२;४; ९,९;६,
 १०,५;७,४,४;५;६,१२; ८,११,
 २;२०,१; ९,१,३;४; २,२;३;
 ४;३,१;३; ४,६; ७;८; ६,४;८,
 ३;९,१;२;११,३;४;१२,२; १२,
 ६,४;ताआ. १,२,४;११,४;३,११,
 ११;१२;१३;५,२,१;१२; ६;३;
 ७,२;८;३,१; १०,२,१; तां. १,
 ३,४;२,३,२;४,२; ७,८; १३,२;
 १४,२;३,१,३;३,२;४,३; ८,२;
 ३;११,४; १२,२; ४,४,६; ११;

५,१८;६,११; ८,७;१५; ७,३,
 १२;४,८;९,१४; ६,२,८; ३,३;
 ४;७,१५; १९; २०; ८,८; १०;
 १२;१४;७,३,१५;२८; ४,४;५,
 ८;७,१; ९,६; ८; ९; २०;१०,
 १३;१७; ८,४, ६;५, १५; ८,८;
 ९,१९;१०,४; ९,१,१७;३३; ९,
 १३;१०,२; १०,१,६;९; २१;३,
 १३;११,१; ११,४,८; १०; १२,
 ४,२५;२६; १०,१४; १३,१,३;
 ४;५; २,३; ३,६; ४,३;५; ६;७;
 १३;५,१८;६,७; ७,३;४; ९,९;
 २५;१०,११;११,२;११; १४,५,
 ३१;७,६;९, ८; २४;११, ११;
 ३१;३९;१५,१,८;३, १०;१५;
 १७;५, ३४; ३६;३७; ९, १३;
 १०,१५;१६,८,७;१०,२; १२;
 ११,७; १२,९; १५,८; १६, ५;
 १७,२,४;७, २;३; १८,१,१६;
 ४,६;९;११; ५,१०; २४; ८,६;
 १९, २,५; ५,३-६; ११; ६,२;
 ३; ७,६; ९,३;१०,७; १६,६;
 १८,४;५;१९,३; २०,२,४;३,३;
 ९,२;१६,७;८; २१, ४,९;६,२;
 ७,५;१०, १०; १२, ७; १३,६;
 २२,३,५;४,४;६,३;१०,२; १३,
 ३;१५,८; १६,२;३; २३, ३,३;
 १३, ३; १५, ४; ६; १६, ५;
 २०,२; २४,१;२८,५; २४,५,२;
 ७,२;८,२;१८,७; २५,१,५;१३;
 २,३; जा. १७;१९;२०;२३;२५;
 २८; ३०; ३४-३६; ४१; ४६;
 ५०; ५१;५५; ७२; ८०; ८४;
 ८५; ८९; १०४;१०६; ११३;
 १२९; १३०; १३१; १४०;
 १४४;१६०;१६४; १६८;१६९;
 १७०; १७१; १७९; १८२;
 १८७;२०३; २०७; जाउ. १,१,
 १,८;६,६; २,२,४;३,१,५; १०,
 १,३;९; ११,१,११; २,२;१२,१,
 २;१३,२,१;१५,२, ३;१६, ३,४;

१८,४,१४; २,२,२,४-७; ३,१,
 ५,१;३,३,२; ६,५,७; सा. १,१,
 ८; मं. १,८,४; २,२,८; १४; ष.
 २,१;२;८; ३,७;८; १०; ११; गो.
 १,२,७; २,१,४; ९; २०; २५; २,१:
 ३,३; ९: १६; २०; २१; २२; ४,
 २; ६; ७; १६; १८; ५, ३; ५-७;
 १०; ६; ७; ८; -शवे सा. ३,७,
 २,४; १३,२,८,१; -शु सा. १३,
 २,९,८; ५,२,८; तै. ३,९,७,२;
 -शु: ऐ. १, १५; २, ३; ६; ९; १०;
 ११; १३; २४; ३, ४०; ४, २६;
 ७, १; १४; ऐआ. २, ३, ३: सां.
 ८, २; १०, ४; ६; १२, ६; ७; १३,
 ४; १८, १२; १९, ५; २५, १०;
 सा. १, २, ३, ५; ७; ८; ५, २, १६; ७,
 २, ८; १०; २, १, १, १२; ५, २, १६;
 ६, २, १०; ३, १, ४, २०; ३, ३, ८;
 ६, ४, १८; ७, २, ३; ४, ७; ८, १,
 १६; २, १; २५; ३, १; १४; १५;
 १६; २७; ४, ५; ६; ९, २, १३; ५,
 १, ३, ७; ६, २, २, ११; १२; १७;
 २२; ३८; ३९; ३, १, २२; ५, २,
 १०; ६, २, ७; ९; ७, २, ४, ३०; ३,
 २, १७; ४, १, २; ५, १, ३५; ३८;
 २, १०; ३२; ३३; ८, १, ४, ३; ७;
 २, ४, १७; १९; २०; ३, २, १२; ४,
 ४, ४; ६, २, २; ९, ५, १, ४१; ११, ७,
 १, ३; ४, ४; ८, ३, १; २; ३; ५;
 १२, २, २, १९; ७, १, २; ३; ४; ९,
 १, ४; ३, १६; १३, २, ६, २; ७, १३-
 १५; ६, १, ७; १४, १, २, १४; ४, २,
 २२; ३१; का. १, ५, १, १४; ६, २,
 ५; २, २, १, २०; २१; तै. १, १, ५,
 ८; २, ३, २; ५, ९, ७; ६, १०, २; ८,
 ६, ४; २, १, ५, २; २, ८, २; ११, ४;
 ३, ३, ८, ३; ९, ४, ४; ८; तैआ. ६,
 ११, २; १०, ६, १; तां. ५, १०,
 ८; १६, २, ६; १७, १३, २; ८; ९;
 १३; १६; ष. ३, ७; ८; मं. २,
 २, ११; गो. १, ३, १८; ५, २, ३; २,

३, ९; -शुना ऐ. २, ८; ११;
 १३; १८; ३, २७; सां. ३, ५; १६,
 १; १९, १; ६: ३०, १: सा. ३, ३,
 ३, ८; ४, २१; ४, २, ५, ११; ४,
 ५, २२; ६, ८, ३; ८; १३; ६, २,
 १, ७; १०; २, ७; १२; ३८: ३९;
 ९, ५, १, २६; ११, ७, ४, १; १२,
 १, ३, ७; ३, ५, ९: १३, २, ८, २:
 १४, २, २, ४८; तै. १, ३, ४, ३;
 २, ७, ५, १; तां. ५, १०, ११; जै.
 ४८; गो. १, ४, ८; ५, ९; -शुभि:
 ऐ. १, १; २८; २, १७; ३३; ३५;
 ३९; ३, ७; १०; २३; ३५; ३७; ३८;
 ५०; ४, २; ३३; ५, २२; २३; ६,
 ३; २८; ८, ११; ऐआ. १, २, ४;
 ३, १; ४; ४, १; ३, १, १; २; ५; ६;
 सां. ४, ८; १७, १; २१, ५; सांआ.
 १, ८; २, १; ४, ८; ९; ६, ८; १६;
 ७, २; ४-८; १२-२३; सा. १, ६,
 ३, ३०; ६, ४, ९; ७, २, ८; ३, १८;
 ८, १, ९; २, १, १, ६; २, ६; ३, ८; ४,
 ४, १; ३, ६, १, २०; ९, १, ५; १०;
 ४, १, ४, ८; ४, १, १६; १७; ५,
 ३, ४, १८; १९; ५, ८; ४, ५, २; ९;
 ६, २, १, १२; १३; २, २०; ३, २; ३,
 १, २२; २४; २, ६; ४, ४, ६; ७, ४,
 २, १०; ८, ३, ४, ८; १०; ७, ४,
 १२; ९, २, ३, ४०; ३, ३, ७;
 १०, ६, १, ४; ६; ११, ४, २, १९;
 ८, १, ३; १२, १, ४, ३; २, ४,
 १६; ३, ३, ४; ४, १, ७; ८, २, २;
 ९, १, १७; ३, १४; १३, १, २,
 ३; ३, ८; ८, ६; २, ४, १; ५, २; ८,
 १; ६, २, १०; १४, ३, २, १; ५, १,
 ५; ९, २, ६; ४, २३; का. १,
 १, १, ४; २, १; ३; ३, ७; ३, ४, १;
 तै. १, १, ४, ६; ८; ६, ८; ७, १; २;
 ८, ४; २, १, १३; १५; ३, ४, १; २;
 ४, १०, ९; ५, ६, ३; ६, ३, ५; ९,
 १०; ७, ६, ६; ७, ३; ८, १, १; २, १,
 ५, ४; १०; ११; ८, ३; २, ४, ४; ८,

३; ४; ९, १०; ७, १८, ५; ३, १, २, ३;
 ४, ५; ९; २, ७, ३; ८, ४; ९; ९, १२;
 १०, ३; ३, १, २; २, २: ४; ५; ३, ४;
 ४, ६; ६, ८; ७, ५; ९, १२; ७, २, ४;
 ५; ४, १३; ६, १०; ८, ३, ६; ८, ३;
 ११, २; ९, २, १; २; ३; १२, ५, ११;
 तैआ. १, १०, ७; ४, ३, ३; १७, १;
 ५, ३, ८; ७, ३, ४; ४, २; ९, ६, १;
 ७, १; ८, १; ९, १; तां. २, १०, ३;
 १६, ३; ३, १०, २; ११, ४; ४, ४,
 ६; ७, ३; ६, ७, १५; ८, २, ४; ९, ६;
 ७; ८; ९, १३; १०, ३; १३, १, ३; ७;
 १६, ३, ९; ६, १; ८, ७; १७, २, ४;
 १८, ४, ४; ६; १९, ३, ८; २०, ४, ८;
 १२, ३; २१, ५, ५; २२, ५, ३; १४,
 ५; २३, ९, २; १६, ५; १९, ७; २०,
 २; जै. ८; २६; ४३; ४६; ५१;
 ८४; ९५; ११८; १२९; १४५;
 १५४; १५५; १८२; जैत. १, ७,
 २, ४; १२, २, ४; २, २, २, ४-७;
 ३, ४, ४, ६; ष. १, ६; ४, ७;
 मं. १, ६, ३२; गो. १, १, ३५; ३६;
 २, २४; ३, १; १८; ४, ८; १०-१२;
 १५; ५, २०; २, ३, २; ४; २१;
 ४, ५; ७; ६, १; ५; ८; १२; १५;
 -शुभि: इव सा. २, १, १, १; का.
 १, १, १, १; -शुम्य: ऐ. २, ११;
 ५, ९; सां. ८, ७; ११, ६; सा ३,
 ३, १, ९; ४, १, २, ८; ५, ३, ३, ७;
 ११; ३५; ६, ५, १, ४; ७, ५, २, ८;
 ४०; ४२; ८, १, १, २;
 ११, १, ५, ३; १२, ४, १, ७; ७, २,
 २; १४, २, २, २८; ४, २, २९; ३, १;
 ४; तै. १, २, १, २२; २, ३, २, ४;
 ३, १, २, ४; ४, ४; ९; ५, १२; २, ५,
 १०; ३, २, ३; ७, २, ६; ७, ११; ९, ९,
 ३; तां. १, १०, ३; ६, ८, ८; १२;
 ७, २, ६; ९, ५, ६; १०, १२, ३;
 १३, ४, १३; ९, २५; १८, ५, १०; जै.
 १४; १७; २५; जैत. १, ३, १, ९;
 ष. ४, ६; मं. १, २, १०; १७;

गो. २, २, १०; १३; ६, १०; शुभ्याम्
 श. ६, ३, १, २३; -शुम् ए. २,
 ३; ६; ८; ११; १३; ४, १९; २६; ७,
 १; १५; शां. १०, ३; ५; ६; १२,
 ७; १३, ४; १८, १२; शा. १, २, ३,
 ६; २, २, २, १; ४, ४, ११; ३, ७, २,
 ८; ३, १; २; ३; ६; ४, ७; ८; ८, १,
 ९; २, ४; १०-१२; १७; २५; २७;
 २९; ३, २; ३; ९; ११; १४; २६;
 २८; ३३; ३६; ४, ५; ९, १, ६; ४, २,
 ५, ११; १२; १६; ३, ४, १; ४, ४,
 ११; ५, २, ७; ६, ३, १-३; ५, ३,
 ३, १; ६, २, १, २०; २, १५; १९;
 ३०; ३, १, २३; ७, ३, २, १७;
 ५, २, २९; ३२; ३३; ८, २, ३, १४;
 ४, १६; १९; ३, २, १२; ३, १; ९, ५,
 १, २३; १०, १, ५, १; ११, १, २, १;
 ७, ४, ३; ८, ३, ५; १२, ३, ५, १;
 १३, २, ८, २, ५; ५, २, २; का. १,
 २, २, १; ३, ४, ७; ६, २, ५; २, २, १,
 २०; तै. १, २, ४, १; ५, ९, ६; ७;
 ६, १०, २; ८, ६, ४; २, २, ८, २; ३,
 २, ८, ५; ६, ६, ४; ९, २, २, १; ३;
 तैआ. ३, १२, ३; तां. ५, १०, ८;
 ९; ९, १०, ३; १०, ५, १२; २३,
 १६, ४; जै. ५; ८; १२०; १६१;
 १७१; गो. १, ५, २२; २, २, १;
 -शुष्णु ए. २, ६; १८; ३, २७; ३१;
 ४, ३; २६; ५, ३; १७; १९; २१;
 २६; ६, २; २५; ऐआ. १, १, २;
 ५, १; शां. १७, ९; १८, ६, २६,
 २; शांआ. १, १; श. २, १, २, ७;
 ३, ८, ४, ८; ४, १, ३, ८; ३, ५,
 १३; ५, ४, ३, २; ५, ४, १८; १९;
 ६, २, १, २०; ७, ४, २, १९; ५, २,
 १७; ४०; ४३; ११, १, १, ७; २, २,
 ३, ४; १२, ७, ३, २०; १३, २, ७, १;
 ५, २, १; तै. १, १, १, ५; ६, १, २; २,
 १, २, २; ३, ८, ५; ४, ३, ३; ६, ६, ६;
 ३, २, ७, ६; ३, ५, ३; ४, ८, २; ७, ३,
 ७, ५, ३; ८, ११, २; तैआ. ९, १०,

३; तां. १, २, ६; २, ७, ८; ३, १,
 ३; ३, २, ४, ३; ८, ३; १२, ३; ४, ४,
 ११; ८, ७; १५; ५, ४, ८; ७, ३,
 १५; २२; ७, २; १०, १७; ८, ५, ६;
 १५; ९, १९; ९, १, ३३; ११, ४,
 १०; १३, ५, १८; १०, ११; १२,
 १२; १४, ५, ३१; ७, ६; ९, २, ४;
 ११, ३, ९; १५, ३, १५; १७; ५, ३, ७;
 १०, ८; १५; १६, ८, ७; १०, २; १२;
 १२, ९; १५, ११; १६, ५; १८, ५,
 २४; ६, २६; १९, २, ५; १४,
 ६; १५, ३; १९, ३; २१, १०, १०;
 १२, ७; २२, ३, ५; १०, २; १५, ८;
 २५, १, ५; २, ३; जै. ३१; ३६;
 १००; १८७; जैल. १, १४, २, ५; ५.
 २, १; २; ५, ६; गो. १, २, २, १; २, ४,
 ७; -शुशां. १६, १०; २३, १०; श.
 ४, ६, ३, ३; ६, ३, ३, १४; ७, ५, २,
 १५; १६; १२, ९, ३, १६; तै. १,
 २, ५, ३; ३, ९, ८, ३; तां. १७, १२,
 १०; १३; १६; -शुम् ए. १, ८;
 १३; २१; २, १; ४; ९; १०; १७;
 ३०; ३, १८; २४; ४, १; २७; ५,
 २७; ६, २, ४; ७, ३; ऐआ. १, ५,
 १; २, ३, १; ५, ३, २; शां. ३, ४;
 ७, ७, ७; ६, २-९; ८, १; ११, ३;
 ६; १५, ५; १७, २; २०, १; २१,
 ३, ५; २३, ३; ८; २६, १७; शांआ.
 २, १६; श. १, ४, १, ९; ७, १, ८;
 ३, २, १; ४, ९; १२; ८, १, ३, २; ३, ५;
 ३६; ३८; ९, १, १४; २, १, १, ६; ४,
 १३; ३, ४, १, २; ३, ३, २; ४, १, ५;
 ६, २, ६; १०; ३, ६, २, १५; ७, २, ४;
 ३, ४; ५; ८, १, ५; ९, १, १०; १२;
 ४, ७; ४, १, १, १६; २, १, ५; ३, १,
 १२; १३; ५, २०; ४, ३, ११; ६, ९,
 ८; ९; ५, १, ३, ७; २, ५; ६; ७; ८;
 ३, ५, ४; ४, २, ५, ५, १९; ६, १,
 २, ३, २; २, १, २; ३; ४; १४; ३; ३;
 २, १; ४, ४, १; ६; १२; २२; ५, ३,
 ९; ७, १, १, ६; ३, १, ८; ४, २, १०;

५, १, ९; २, १; २; ४; ६; ९; १०;
 १४; २८; ४३; ८, १, १, २; २, ३, ७;
 ८; ९; १४; २, ४, ५; २०; ३, १, १२;
 २, ९; ६, २, १३; ९, ३, १, २०; १०,
 ६, ५, ५; ८; ११, १, १; २, २, २;
 ४; ४, २, ३; ३, १, ७; ५, ३, ७, ६,
 १, ९; ७, १, १; ८, ३, ५; १२, ४, ३,
 ४; ७, २, २; ७; १५; ३, १, ८; १९;
 २०; ८, १, २, २; ३, १; १३; ९, ३,
 ११; १३, १, ३, ८; ६, १; २, २, १;
 १३; ४, १; ५, २; ४; ६, ६; ७, १५;
 ८, ५; ९, ८; ३, २, ३; ४, ३; ४; ६,
 ४; ५; ४, ३, १५; ४, ११; ५, १, १४;
 १५; ६, २, ५; ९; १४, १, ३, २०; २,
 २, ४, ५; ६, १०, १; का. १, १, १, ४;
 ४, १, ३, ४, १, १; २; २३; २, २;
 ६, २, ५; तै. १, १, १, १; ४, ३;
 ७; ५, ९; ६, ७; ८, ४; ९, ९; १०, २;
 ४; ५; २, १, २, ५; ३, ४, ३; ७, ८; ४,
 १, ५; ६; ३, ६; ४, ७; ९; ५, ४; ७, १;
 ५, २, ४; ६, ७; ६, ३, २; १०, ४, ३;
 १०, ३; ७, २, ४; ५, ४; ७, २; ८,
 ६, ३; २, १, ३, ६; ५, ५; २, ३, ४;
 ११, ५; ३, २, ४; ५, २; ५, ४, ६; ७,
 ४; ७, १४, १; ३, १, २, १०; २, १, ४;
 ६; ३, ६; ७; ७, ६; ८, २; १; ३, २, ५;
 ४, ६; ५, ३; ८, २; ४; ९, ९; ७, १, ४;
 २, ६; ४, १८; ६, ६; ८; ८, ९, १;
 १९, २; २३, १; ९, १, २; ३; ४;
 २, १; ३; ४; ३, १; २; ४, ७; ६, ४;
 ७, २; ९, २; ३; ११, ३; ४; १२,
 २; १६, ३; २०, १; ११, ८, ३; ४;
 ९, ४; तैआ. ३, ७, १; ३; ३; ४;
 १०; १२, ४; ५, २, १; ३;
 ४; १०; ११; ६, ३; ९, ११;
 १०, १, १; ५; तां. १, १०, ३;
 २, २, ३, ४, २, १, ३, २, १, ७, ३, ८,
 २, १, २, २; ५, २, २; ३, ४, ६; ६, ७,
 १९; ९, ७; ९; ७, ३, १, ५; ४, ४; ७, १;
 ३, ४; ७; ९, १६; १८; २०; १०,
 १३; ८, १, ५; ६; २, १०; ४, ६; ७;

५, ६; १२; ८, ८; ९, ४: १०, ४; ९, १.
 १७; १८; ५, ६; १०, ३, १३; १२,
 २; १२, ४, २५; १३, ४, १७; ६,
 १३; ९, १६; ११, १४; १४, ५, ३१;
 ९, २४; ११, २९; १५, १, ८: ३, १५;
 ४, ८: ५, १४: ३५; ३७; ९, ११; १३:
 १०, ७; १६, १०, १२; ११, ७; १५,
 ८; १७, १३, ४; १८, १, १६; ४, ९;
 ५, १०; १९, ५, ३: ४; ६; ११; ६, २;
 ३; ७, ४; ६; ९, ४; १०, ७; १६, ६;
 १८, ४; २०, ३, २; १६, ७; ८; २१,
 ४, १३; ६, ३: १३, ६; २२, ६, ४;
 १३, ३; १६, २; २३, १५, २; २४,
 १; २८, ६: २४, ५, २; ८, २: २५,
 १, ११; जै. ३; १९; २०; २८;
 २९; ३१; ३४; ३६; ४१; ५०:
 ५१; ५२; ५५; ७२; ८०; ८१;
 ८४; ८५; ८७; १००; १०२:
 १०४; १०५; १०७; १३१; १५५;
 १६४; १७९; १८७: २०३;
 २०४; २०७; जैड. १, ३, १, ४;
 १५, २, ३; १६, ३, ३: ४, ५, १, २; ४:
 सा. ३, २, ५; ९; मं. १, ५, ५; २.
 ४, ७; प. २, ३; ३, ७; ८; १०; ४, ६:
 गो. १, १, ३, ५; ३६: ३९; २, १, ९;
 १०; २०; २५; २, १; १३; ३, २; ४,
 २; ५, ५; ६; ६, ७; -शूनाम् ए. २,
 ८; ९; १८; ३, १९; २४; ३१; ३३;
 ४, ३; १२; २१: ५, १; ३; ४; १६;
 १७; १८; १९; २०; २१; ६,
 २०: २४; ८, ६; २०; ऐआ. १, १, २:
 २, ३; २, १, ४; ३, २; शां. ३, ७:
 ८, ३; १०, १; २; ५; ११, ६; १३, २;
 १५, ४; १६, ३; ८; ११; १८, २; ६;
 २३, १; २६, ९; १२; १६; १७; २८,
 १०; २९, ३; ८; ३०, २; १०; ११;
 शा. १, २, ३, ९; ७, ३, १: २: ८;
 ४, ३; २, ४, १, ५; ५, १, ५; ६,
 २, १०; ३, ६, २, २०; ७, २, ३, ३,
 ११; ८, ४, १; ४, ३, ४, ११; ५, १३;
 ५, ५, ७; ५, १, ३, ६; १४: २, ५,

१७; ३, ४, २०; ४, ३, १९; ५, ४, ३४;
 ६, २, १, १८; १९; २, १५: ३१; ३,
 ३, १३: ४, ४, ६: ५, १, ४: ७, १, १,
 २७; ५, २, ६; १०; १४; १७; २३;
 ३५; ३७; ९, १, १, २४; २, २४;
 ११, ६, १, ९: ८, ३, ४: १०; १२,
 ४, ३, ४; ५; ४, ४, ४; ५; ७, १, ६;
 ८; २, ८; १६: ३, १९: २०; ८, ३,
 १२; ९, ३, ११; १३, १, २, ५; ६; ७;
 ६, १: ८, ७; ३, १, २; ३, १; ६, ५;
 ८, २; ५, ३, ८; १४, ३, २, २०;
 ४, २, २९: का. १, १, २, ४: २, १,
 १२; ४, २, २: ३, ४; २, २, १, २२,
 तै. १, १, ३, २; ८, ४; २, २, २; ५, ३:
 ३, ४, ५; ५, २, ५; ७, २, ४; ४, १; ९,
 ४; ८, ६; १; २; २, १, ५, ५; ३, २, ५;
 ४, ६, ६: ५, ७, ४: ६, ४, ६; ७, ५, १;
 ८, १, ४; ३, २, १, ६; ४, १; ३, २, ४;
 ५; ७, ३, ७, ५, २; १४, १, ८, ७, १;
 २; ३; ९, १; ११, २; १८, ३; १९, १:
 २; २०; ३; ४; ९, ३, २: १२, २;
 २०, १; २२, २; ११, ४, २; १२, ६, २;
 तैआ. १, १४, १; २; ३; ४; २६,
 ४; ४, १, १; ५, २, ११; तां. ५, ४,
 ६; ६, २, ७; ७, ९, ७; ९; ८, ५, १२;
 ९, ४; ९, २, १९; १०, ३; १०, २, ७;
 ११, ४, ८; १२, ४, २; १३, ३, ६;
 १७; ५, १५; २०; ६, ७, ९; ११,
 २; ११; १४; १४, ९, ८; १२;
 ११, ११; ३१; १५, ३, १०: ५, १४;
 ३४; ३५; १०, ११; १६, ६, २; ११,
 १०; १९, १२, ३; २०, १४, ६; २१,
 ४, ६; १३; २२, १६, ३; २३, १३,
 २; २४, ६, ३; ११, ५; जै. १९;
 ३४; ३६; ४५; ८५: ११७; १३०;
 १४४; १६१; १७९; २०३; जैड.
 १, १८, ४, १४; मं. १, ५, १९; गो.
 १, २, २१; २, १, ४; ६; ९: १६;
 २३; ३, १६; २२; ४, २; ६; १६;
 १८: ५, ७: १०; ६, २; ७; -शो: ऐ.
 २, ३; ७, १; १४; शां. १०, ५:

६; ११, ७; शा. १, ९, २, २, ५; ३,
 ७, ४, ९; ८, १, ५; २, ४; ३, १६; ४,
 १; ५, ८; ११; ६, २, २, ५; ३८; ७,
 १, १०; ७, २, ४, ३०; ५, १, ३८;
 २, ४, ३; ३; ८, २, ४, १९; २०;
 ६, २, १२; ९, ५, १, २३: ४१; ११,
 ७, ४, ३; १३, १, ३, १; ५; २, ५, ४; ६,
 ८; तै. २, २, ९, ३; ३, २, ८, ८; ३, ८,
 ३; तां. १६, २, ८; १८, ३, २;
 २१, ३, ५; गो. १, ३, १८; -शौ
 ऐ. २, ८; ११; शां. ३, ५; १०, ६;
 शा. १, ६, ३, १९; ३, ८, १, ११; ३,
 १४; ५, ८; ५, ३, ४, ४; ६: ६, २, २,
 १०; १४; १५; ७, ५, २, ९; १०; ८,
 १, १, २; ९, ४, ३, १५; ५, १, ४०;
 १२, ९, १, १२-१४; १४, ४, २,
 २२; -शौS-शौ शां. १०, २.

पशव्यं, न्या - व्य: शां. १०, २; शा.
 २, ३, १, २१; ६, ४, २, १; ६, ३, ४;
 ११, ७, ३, १; का. १, ३, १, १३:
 तै. १, ८, १०, ३; तां. ६, २, ३; ४;
 १८, ११, १०; -व्यम् ऐ. ६, २, ४;
 शा. २, १, १, ६; ३, १, २१; ६, ३, १,
 ३८; २, ९; ३, ३; ४; ४, १, १; २;
 १०; ४, ४, ७; १४; ७, १, १, ४३:
 ११, ४, २, २; १२; १५; ४, ८; १०:
 का. १, १, १, ४; ३, १, १३; तै. १,
 १, ८, २; ६, ६, ५; २, १, ३, २; ३; ८,
 २, ६; जै. २०; ३४; ४१; ८०; १७१;
 २०४; २०७ जैड. १, १, १, ८: ६,
 ६: २, २, ४: ११, १, ११; २, २; १६,
 ३, ४; आ. १; प. २, ७; -व्या शा.
 ११, १; ५, ११; सं. १; मं. १, ४, ५;
 -व्या: तां. २४, ३, २; ११, ६;
 २३, १९, ८; -व्यास: शा. ७, १,
 १, २५; -व्ये जै. ७२: ८४;
 १४०.

पशु-काम, मा- न: शा. ६, ४,
 ४, ३.
 पशु-कर्मन् - मं शां. ८, ७.
 पशु-काम, मा- म: ऐ. १, ५; २, २०;

४, ११; शां. ४, ५; १०, २; वा. १, १,
 ७, २, १; तै. ३, ११, ९, ३; तैआ.
 १, २६, ४; तां. २, ३, २; ७, ९,
 १९; १०, १४; ८, १, ६; ५, १२; ८,
 ८; ९, ४; १३, ४, १७; ११, १४;
 १५, ४, ७; ५, १४; १६, १२, ८;
 १७, ७, १; १८, १, १५; ४, ३; ५,
 १०; १९, ५, २; ७, २; १५, १; १८,
 ४; १९, ३; २०, ९, १; २१, ६, २;
 २२, ६, २; १३, १; १६, १; २३,
 १५, १; जै. २०; ३५; ४१; ७२; ८०;
 १३०; १३१; २०३; गो. २, २,
 १; -मस्य ऐ. २, ३; ६, २५; शां.
 २, २; ४, ५; वा. ४, १, १, १६; तै.
 २, १, ३, २; ५, ४; ५; तां. १३, ४,
 १०; जै. ३५; जैड. ३, ३, ३, २;
 घ. ४, ४; -मा तां. २४, ५, १;
 -मा: वा. ४, ६, ९, २३; तां. २३,
 २०, १; २४, १; २८, १; २४, ६, १;
 ८, १; -माय तां. ७, १, ११; ८,
 १, ३; १०, ३; ९, १, ३२; -मेन ऐ.
 ३, ७; गो. २, ३, ३.
 पशु-घोष- -घः, -षम् जै. ३७.
 पशु-न्तस्(ः) तां. ७, ९, २१; घ.
 २, ९.
 पशु-पति- -तये वा. ५, ३, ३, ७;
 तैआ. १०, १८, १; घ. ५, ११;
 -ति: शां. ६, ४; वा. ५, ३, ३,
 ७; ६, १, ३, १२; -तिम् तैआ. ३,
 २१, १.
 पशु-पा- -पा तै. ३, १, २, ९; -पा:
 तै. २, ८, ५, ४; -पाम् तै. ३, ७,
 ४, ८.
 पशु-पाल्य- -त्यौ तै. ३, १२,
 ९, ६.
 पशु-पुरोडा(ळ)श- -श: ऐ. ४,
 २६; वा. ६, २, १, ३५; २, ५;
 १०; ११; १२; २२; ३५-
 ३७; ९, ४, ३, १५; ५, १,
 ४०; -शम् ऐ. ३, ४७; शां.

१९, २; ५, ७; वा. ९, ४, ३, १०;
 १५; ५, १, ३४; ४०; -शस्य वा.
 ९, ४, ३, १५; ५, १, ४०; -शेन शां.
 १२, ६; तां. ५, १०, १०; -शौ
 शां. १८, १२.
 पशु-बन्ध- -न्ध: वा. ४, ५, १, ५;
 ११, ७, १, १, २, १; ८, ३, ४; १२, ३,
 ५, ९; ७, २, १०; १२; २१, ८, २,
 २१; १४, २, २, ४८; ३, २, २९;
 तै. २, २, ११, ६; जै. १२०; गो.
 १, ३, २२; ५, ७; ९; २३; -न्धम्
 वा. १०, ४, ३, ४; ११, ७, २, २; तै.
 २, २, २, ३; ४; ३, ७, ३; सा. १,
 ३, ९; -न्धस्य तै. २, २, २, ४; ३,
 ६, ३; -न्धा: ऐ. ३, ४०; वा. १०, १,
 ५, २; तैआ. १०, ६४, १; -न्धा: ३
 वा. ११, ७, २, २; -न्धात् गो. १,
 ५, ७; -न्धे तै. ३, ११, ९, १; १२,
 ५, १०; तैआ. १, २२, ९; २६, १;
 -न्धेन वा. ४, ६, ८, १३; ११, ७,
 १, १; २; ३; ७, २, ८; ८, २, १; तै.
 २, २, २, ४; ३, ६, ३; ३, १२, ५,
 ६; जै. १२२; गो. १, ३, २१; ५, ८;
 -न्धौ वा. ५, ५, २, १०.
 पशुबन्ध-याजिन्- -जी वा. १०,
 १, ५, ४.
 पशुबन्ध-यूप- -प: वा. ११, ७,
 ४, १.
 पशु-भाज्- -ज: शां. १०, ५.
 पशु-भाजन, ना- -ना: ऐ. २, १८;
 शां. १२, ६.
 पशु-मत्- -मत् ऐ. ३, ३३; ६, २०;
 शां. २१, ३; २३, ३; तां. ६, ९,
 २३; गो. २, ६, २; -मन्त: ऐ. ७,
 १८; -मन्तम् तै. ३, २, १, २; तैआ.
 ४, २८, १; -मद्भि: तां. १७, १३,
 १८; -मान् ऐ. १, ५, ८; ३, ३३;
 ४, ११; ऐआ. १, १, ३; ३, २, १;
 २; शांआ. ८, १; २; वा. २, ३, ४,
 ३३; ३, ७, २, ३; ५, २, ५, ८; ८, २,

३, १४; ११, ४, ४, १०; ७, १,
 १; १४, १, ३, २०; का. १, ४, १,
 २३; तै. १, १, २, ८; ६, ६, ६; २,
 १, ५, ६; २, ११, २; ३; ३, ९, १; २;
 ३, १, ४, ४; ९; ५, १२; २, १, २;
 ३, ८, ४; तैआ. १, २२, १; २६,
 ४; तां. ३, ४, ३; ११, ४; ७, १,
 १३; ५, ९; १०, १४; ८, ८, ८; १३,
 ४, १७; जै. ३५; ४६; १००;
 १०२; ११३; १५५; जैड. १, १६,
 ३, ४; सं. १; गो २, २, १.
 पशु-सती- -ती: तै. ३, ७, ६, ११;
 १२; वा. १, २, ५, १७; का. २,
 २, ३, १६; -त्य: तां. १८, ७, ४;
 गो. २, ५, ८.
 पशु-रूप- -म् ऐ. ५, ६; ७; ८; वा.
 ९, २, ३, ४०.
 पशु-वीर्य- -म् तां. ७, ५, ८.
 पशु-शीर्ष- -र्षाणि वा. ६, १, २,
 ३०; २, १, ११; ३७; ३८; ७, ५, २,
 १; २; ३; ६; ४३; १०, ४, ३, १४;
 ५, ५, ७.
 पशु-ध्रपण(√आ)- -ण: वा. ४, ५,
 २, १६; -णस्य वा. ४, ५, २, ७;
 -णाय वा. ११, ८, २, १; -णे वा.
 ३, ८, २, १८; ४, ५, २, ७; १६.
 पशु-धा(√सन्)- -प: शां. २३,
 ३.
 पशु-सनि- -नि ऐ. १२, ८, १, २२;
 तै. २, ६, ३, ५.
 पशु-ष्ठा- -ष्ठा तां. १८, ६, २६.
 पशु-समृद्ध- -द्धः, -द्धम् ऐ. ४,
 १२.
 पशु-स्तोम- -म: तै. २, ७, ६, ३; तां.
 १६, २, ६.
 पश्व(शुडअ-)यन्- -नस्य वा. ४, ६,
 ३, १.
 ?पश्वजानेहि जै. २०३.
 पश्व(शुडआ-)हुति- -म् जै. ५.
 पश्वि(शुडइ-)ष्टका- -क्या वा. ६,

† 'शु' इति मुपा. स्वरध्वन्यः । लक्षणविरोधात् पा. ६, १, १७६ द्र. । ‡ 'पश्वजा' इति पाठो वा भवेत् C. ।

२,३,२; -का श. ६,१,२,३०;
२,१,२०;३,२.

पश्चै(-शुडए)-कादशि(न्→)नी-
नी श. ३,९,१, २३; -न्या श.
४,६,३,१.

पश्चा ऐ. १,७; २, ३६; श. १०, २,
२,३; का. १,३,१,१४; ४,१३;
२,१,२,७; पश्चाऽइव ऐ. २,३६;
३,२;४,१७; श. १, १,२, ५:८,
२,७; २,१,४,२७; ३,१,२२; जै.
७२;१४५.

पश्चापिन्-पिनः तां. १८, ८,
१७.

पश्चार्धे-धे ऐआ. ५, १, ४; श.
५,५,१,१.

पश्चार्ध्या-ध्ये श. ५,२,४,५.

पश्चात् ऐ. १,७;२,११; ६,४;१५:
८,६;१०; ऐआ. ५,१,२;४; शां.
४,३;९,१;१३,५;१४,१; शांआ.
१,७;४,८;१२,३;४; श. १,२,१,
१०; ५,२; ११; १४; १६; ५,
६;३,१,१७;४,१,१४;६,१,११:
१२;१४;१५;४,५:१३:१५;१९;
२०;७,२,१२; ९,२,२४; २,४,
२,७; २०; २३: ६,१,१८; २४;
४३;३,१,१,३; २,१,२; ४;५;३,
१६; ३,४,१३; ५,१,७; ११;२,
५;३,९;२४; ६,२,२१;४,५:८,
२,६;४,९;१०; ४,२,१,१८;४,
१;४,१,१;५,८,४;६,९,१०;१५;
५,४,२,१; ५,४, ३३; ६,४,४,
१३; ७,१,१, १८; २९; ३,१,
२२; २,९; १७; ४, १, ३५;
८,१,२,१;३; ३,६;८;४,२;३;
२,२,९; ४,१,७; १८; ३,४,२;३;
५;१३;१५; ४,१,१२;४,१;५;
५,१,८;९;१४; १७;२,९; १३;
६,१,७;१८;२३; ६,२,८;१७;
३,३; ७,४,१०; १०,२,१,५; ७;
३,४;५; ५,५,३; ११,१,१,४;३,

३;५,१;४;११;२,७,३०; १२,४;
४,६; १३, ८,१,१३; १९; ३,
९;१०;४,१; १४, १,३, २१;३,
१,२२; ५,१,११; का. १,३,४,
१३;६,१,१०:१५;२८; २,१,४,
८;२,३,२;६;१०;१२; ३,१५;४,
१४; तै. १,३,३,५; ५,१,५: २,
२,१०,५:७; ३,२,२; ९,६;८;
१०,२;४;८,१;७,१५,५;८,५,९:
७,१; ३,१,१,५; ११:१२; २,२,
८;९,७;१०,३; ३,२;७,६;८,४,
१; ५,२०;७,१०;२०,४; ११,९,
४;५:१२,५,५; तैआ. १,२०,१;
२३,५; २४,२; ३,१२,२: ४,५,
३;६,१;१४,१;५,४,७; ५,५,१;
७,८;१०,४; तां. ५,४,२; ६,७;
८,७,८;११,५,११;१६,२,८; जै.
८५; १४१; १४९; १९०; २०४:
जै. १,१,२,४: २,३,१,२;३,१,
१,३: ३,२; ५,२, २; ८,२: सा.
१,३, ७; ३, ३, ५: ४, ११; ७,
१०; मं. १, १, १२; प. १, ३;
२,१०; गो. १, १,२२; २, १९;
२४;३,२,२; ४,१७; २,१,११;४,
१०; १६; पश्चात्ऽइव श. २,४,
४,२३:४,३,५,१३.

पश्चाच्चित्र-म् प. २,१०.

पश्चात्-कर्ण-म् श. ३, ८, १,
१५.

पश्चात्-सद्-सदः श. ५, २, ४,
६; -सद्भ्यः श. ५, २, ४, ५.

पश्चादक्ष(-त्ऽअक्षि)-म् श. ५, १,
२, १५; १६; तां. १३, १०, ८.

पश्चादक्षिणाप्रवण-म् प. २, १०.

पश्चाद्-दोष-पाय तै. ३, ४,
१४, १.

पश्यक(√दश)†-कः तैआ. १, ८, ८.

पश्यत-तः जै. १, १८, १, ५; ६.

पश्यत्-श्यत् शांआ. ५, २; तैआ.
१, ११, ४; -श्यतः श. ११, ६, २,

४; -श्यते ऐआ. १, २, ४; -श्यत्
ऐ. २, २५; ३३; ३, १२; २०; ४,
१; ७, १२: श. ३, ३, ३, ४; ९, २,
६; ६, २, १, १४-१६; ९, २,
१, ६: १०, ४, १, ९; ११, ६,
२, ४; १४, ४, २, १७; २२:
५, ५, १६-१९; ७, १, १४;
२३; ७, ३, १६; तै. १, १, ५, ५, ४,
४, १; तैआ. १०, १, ३; तां. ९,
४, ५; जै. ९२; मं. १, ५, १३;
गो. २, १, ७; ३, १२; -श्यन्तः
शांआ. ८, ५; ९, ३: ५: ६; श.
१२, ९, २, ८: १४, ३, १, २८; ९,
२, ८; १०; ११; १२: तै. २, ४,
४, ९; ६, ६, ४; तैआ. ३, ११,
९; ६, ३, २; जै. १०४; १२७;
-श्यन्तम् श. १४, ६, १०, ९.

पश्यन्ती-न्ती श. १०, २, ६,
७; ५, २, २; मं. १, १, १३; -न्ती:
तै. १, १, ५, ४; २, २, १०, ६; ७;
७, ९, १: जै. १३१; -न्त्यः तां.
१६, ४, ३.

पश्यमान-नः जै. १६०.

पश्चाद्-वाद् श. ८, २, ४, ६; तै. २,
६, १८, ३; तां. १२, ५, ११:
-वाहः श. ८, २, ४, ६; -वाहम्
श. ८, २, ४, ६; तै. २, ६,
१७, ५.

पष्टौही-ही तै. १, ७, ३, ३, ३; २,
७, २, २; तां. २१, १, ५; जै. १४९;
-ही: तै. १, ८, २, ४; -हीम् तै.
१, ८, ३, २: ३, १२, ५, ९; -ही:
श. ५, ४, ५, २०; तां. १८, ९,
२१.

पष्टौही-वरा-म् तै. ३, १२, २,
९, ४, ७.

पुसस्(√पस्)-पसः श. १३, २, ९,
६; तै. २, ६, ५, ६; ३, ९, ७, ३; ४.

पस्त्या-स्त्याः श. ५, ३, ५, १९;
४, ४, ५; -स्त्यासु ऐ. ८, १३;

† 'पुसस्' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । ‡ =कश्यप-

१८; श. ५,३,५, १९; ४, ४, ५; १२, ८, ३, १०; तै. १, ७, १०, २; २, ६, ५, १.
 √१पा(→पिक्)ऽ, पिबति शांआ. १०, १-७^३; ८; श. ९, ५, १, ६८; १०, ५, ४, १२; ११, १, ७, २; तै. ३, २, ३, ११^३; तैआ. ३, २, १; १०, ६४, १; प. १, १; गो. १, ३, १४^६; २, १, १६^३; २, १०^३; पिपाति तैआ. १, १०, ४; पिबन्ति ऐ. २, २०; श. १, ६, ४, १५; ९, ३, १, २४; पिबन्ति तै. १, ८, २, २; २, २, ९, ३; पिबसि तै. २, ४, ३, १३; जैड. १, १८, ४, ३; गो. २, २, १०; पाथ श. ४, ५, २, १७; पथौ जैड. १, १८, ४, २; पास्यति ऐ. २, २५; पास्यन्ति ऐ. ३, ३०; पिवात् तै. ३, ७, ८, ३; पिवासि तै. २, ७, १३, १; पिवाथः तै. २, ४, ३, १३; ८, ७, ७; पिबतु ऐ. ५, १२; २०; शां. २५, ५; तै. ३, ७, ७, १३; तैआ. ३, १, १; ६, १२, १; सं. २, ८, १४; पिबन्तु श. ९, २, १, १४^३; पिबन्तु तै. २, ६, ११, १०; पिब ऐ. ३, ४; २०: २२; ४, २९; ३१; ५, ४; ६^३; १६; १८; ६, ११; ऐआ. १, २, २; ४, १, १; २, ४; ३, १; शां. १५, ५; २२, २: २४, २^३; श. १, ७, २, १७; १३, २, ७, १३-१५; तै. २, ४, ३, १२; पिब श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ४, २, १६; ५, १, १६; तैआ. १०, १, ११; तां. १२, १०, १; १२, ४; जै. ४२^३; १२६; सा. २, १, ११; गो. २, २, २१; ३, १४; ४, ३; पिवा३ ऐआ.

५, १, १; पाहि ऐ. ५, १२; ६, ११^३; ऐआ. ५, १, १; शां. २२, ७; श. ४, ३, ३, १३; तै. २, ४, ३, १३; ५, ८, ११; सा. ३, १, ३; गो. २, २, २१^३; पातम् ऐ. २, ३७; श. ४, ३, १, २४; पातम् श. १४, २, २, २०; तैआ. ४, ९, २; १, ८, २; पिबतम् ऐ. १, २२^३; ४, ११^३; ६, १२^३; श. १४, २, २, १६; तै. ३, ७, ८, ३; पिबतम् तै. २, ७, १२, १; तैआ. ४, ९, २; ५, ८, १; ९, ९, ८; गो. २, २, २२^३; ४, १५-१७; पिबत श. ३, ८, ३, ३२^३; ९, ४, १६; ५, १, ५, २४; पात श. १४, २, १, २०^३; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ६; अपिबत् ऐ. ७, ३३; ८, २०; श. १२, ७, १, १; ८, १, ५^३; ३, १; तै. २, ५, ४, २; ८, ९; अपिबत् तै. २, ६, ३, २; गो. २, ५, ६; अपिबन् श. २, ६, ४, ६; अपिबः श. ४, ३, ३, १३; पिबेत् ऐ. ८, २०; श. २, ३, १, ३९^३; १४, ९, ४, १२; का. १, ३, १, २८; तैआ. ५, ८, १३^३; तां. ५, ३, ११; १६, ६, १४; सा. ३, १, ५; ६; गो. २, १, १६; पिबेयम् ऐ. २, २५^३; श. ११, ५, ३, १२; पात् ऐ. २, १९; अपात् शां. २४, ८६; तै. ३, ७, १०, ६; तैआ. ३, ५, १; अपाताम् श. १४, २, २, २५; तै. २, ६, १५, २; अपाः ऐ. ४, ४^३; शां. १७, ४; जैड. १, १८, ४, ११; अपातम् तैआ. ४, ९, ३; ५, ८, २; अपाम ऐ. ८, २०.

पाययति शांआ. १०, १-८; श. ९, ५, १, ६८; पाययाञ्चकार गो. २, ५, १०; पाययत्॥ श. १, ८, २, ९; पाययेत् श. १, ३, १, ११; का. २, २, ४, ८; सा. २, ३, २: ३, ६, १.
 पिपासन्ति जै. ९८^३. पपिबस्-गद्र.
 पातवे, पातव्य-, पात्-, पात्र-, पान-, पान्त-, पाययित्वै, पायित-, पिपासत्-, -न्ती-, पिपासा-, पिपिसु-, पिपीपत्-, पिबत्-, न्ती-, पीत्-, ता-, पीति-, पीत्वा, पीत्वी, पीपिबस्-, पेय- अद्र.
 √२पाऽ, पाति ऐ. २, ४; ३, ३८; ७, ५; तै. ३, ३, ६, ९; ७, १०; तैआ. ५, ८, १; पान्ति तै. १, ७, ६, ८^३; पासि तै. ३, ११, २, १; पातु ऐ. ४, ९; श. १, ३, ४, ८; ३, २, २, २३^३; ४, १९^३; ५, २, ५-७; ४, २, २, १०; ९, ४, १, ७-१२; १२, ७, ३, २१; तै. २, ५, ४, ६; ६, १, ५; ३, १, १, १; ३, ६, ९; ११, ६, ४; पातु तै. ३, ७, ७, २; तैआ. १, २७, ६; ६, १, २; ७, १; तां. १, ३, २; ६, ७, २; पाताम् श. १, ९, १, २०; तै. ३, ५, १०, ५; पान्तु श. १, ५, १, २२; ३, २, २, १८; तै. ३, १, २, ६; ७; पाहि ऐ. १, २२; २, २७^३; ८, २७; शां. १२, ४^३; १६, ५; श. १, ३, ४, १६^३; ७, १, ८, ८, ३, १९; ९, २, १७; २, ३, ४, १९; ४, १, ४; ५, २, ४७; ३, २, १, ३५; ४, १, २, १५^३; २, १, ९^३; १२^३; २, १०^३; ४, ५, २२; ५, ४, १, १२; २, २^३; ७, ५, २, ३९; ८, २, ३, ३^३; ६, ३, २, १४; १२, ८, ३, ११^३;

√१पाने; २रक्षणे' इति विवेकः । † अन्तर्भावितपर्यर्थः । व्यत्ययेन श्लुविकरणेऽभ्यासस्य चेत्ये रूप-मिति भा. । ऽ=ऋ. ६, ३८, १ इत्यत्र सा. √पाते; √पिबतेर्वाह; द. तु तत्रैव 'अ-पात्' इति बस. आह । तत्सुधाभि-विभेचनीयम् । ॥ W. अज. 'पा-' इति मुपा. स्वरः ग्रामादिकः ।

९,२,४; १३,४,१,७; १४,१,३,
१४;२४;२९;४,११; ३,१,९; का.
१,४,१,१५;२,२;५,१,३८; तै.
१,७,८,१;२; २, ५,८, १; ६,६,
३;३,२,१,६;२,६; ३,६,११: ९,
५;७,५,९: १०,२; पाहि श. १,
३,४,१६; ९,२, २०; ४,२, २,
१०; तै. २, ४,१, ११; ६,९,१;
१२,३;३,३,६,११;७, ९;९,९;
तैआ. २, ३,१;४,५,४; ७,३;५;
८,२;४;१०,४; ११,२;३; २०,
१;५,६,७;७,३;९; ८,१०; १०,
५,१;२; तां. ८,८, २२; गो.२,
१,४; ७: पातम् श. १, ८, ३,
२७;३,२,१,७; तै. १, ४, ६,५;
३,३,९,९; पातम् तै. २,६, १२,
३;४; ८, ७, ९; तैआ. ४, १,१;
४,२,२; पातु श. ५, ३,५, ३०;
तै. १,७,६, ८; पात श. ५, ३,
५,३०; तै. १,७,६, ८; २,५,६,
४;८,५;८,१,२;४,१;९,९: ३,५,
२,३;६,१,३; तां. १,४,१५; गो.
२,४,२.

पांसु(√पंसु)-सवः श. ४, ५, १,
९; तै. ३, १२,६, १; जै. १९८;
-सुभिः सा. २, ५, ३; -सून् जै.
१६८;१९८.

पांसु-मांस-पेइय(-शिऽअ-)-स्थि-
रुधिर-चर्प- -पाणि प. ५, ८.

पांसु-रु(=ल)- -रं श. ३,५,३, १३.

पांसु-ल(=र)- -मू श. ४,५,१,९.

पाक(√पक्)- -कः जै. ८६; -काः
तै. २, ८, ८, १; जै. ८६; -कैन
ऐआ. ३, १,६; शांआ. ७, १९.
पाक-न्या शां. २६,६; तै. १, ६, ६,
५;३,७,११,५.

पाक-दूर्वा- -वां तैआ. ६,४,१.

पाक-यज्ञ- -ज्ञः, -ज्ञऽइव, -ज्ञस्यऽइव
श. २,३,१,२१; का. १,३,१,१३;
-ज्ञाः ऐ. ३,४०; श. १, ४, २,
१०;४,५,१,१३; गो. १, १,१२;

५, २३; २५; -ज्ञेन श. १, ८,
१,७.

पाक-यज्ञि(य→)या- -यया श.
१, ७,४,१९: -ययाऽइव श. १,
८,१,४३: -या श. १, ८,१,१६;
१८.

पाक-विशेष- -षेण तैआ. १,२,१.

पाङ्क्त(←पङ्क्ति)- -ङ्क्तः ऐ. १,
५:७:२,१४;३,२,३; ७,४; १८-
२१:६,२९; शां. १,३;४: २,१;
१३, २; १८,१४: १९, ४;७:
२५,१३; श. १,१,२,१६; २,३,
७;८;५,२,१६; ७,२,८; २,१,
१,१२; ३,१,४,२०; २,३,१२;
६,४,१८;४,२,५,४; ५,१, १४;
६,६,१,१४; १०,२,३,५; ४,२,
२३:२४;११,७,४,४; १२,२,२,
१९; १३,६,१, ७; १४, १,२,
१४;४,२,३१; का. १, १,१,८:
२,१,२,१२;२,१, २१; तै. १,३,
३,१;२,७,१०,२; तैआ. १, २५,
३;५,२,७;११;७,१०; तां. २,४,
२;५,१,४;६,७, १२; ८,९,१९:
९,५, ११;९, १५; १४,५, २६:
११,३५; १५,५,३२: १६, ८,७;
१९,२,५; २१,१३,६; २२, १३,
३;१६, २; जै. १६९; गो. १,४,
२४; २,२,३:३, २०;४, ४; ७;
६,८; -ङ्क्तम् ऐ. ५,४;६;८;
ऐआ. १,१,३; शां. २३, १; २;
२९,५: ३०,३; शांआ. ११, ७:
श. १३,५,१,८; १४,४, २,३१;
तै.१,१, १०,४; ३, ११, ९,३;
तैआ. ७,७, १; तां. ५, २, ७;
१३;८,९, १९; १२, १,९; ४,६:
१४,७, ७: तै. २,२; गो. २, ४,
१२; -ङ्क्तस्य तां. १०, ६, ५;
-ङ्क्ताः ऐ. ३,२,३;४,३;५,४;६;
१८-२१; शां. १३,२; २६,१२;
१६;२९,८;३०,१०; श. १,८,
१,१२;३९;४,१,१,१६; का. १,

१,१,८; तै. १, ६,३,२: तां. २,
४,२; ३,१,३: ४, ३; ८,९,१९;
१६,८,७; १९,२,५; २१,१३,६;
२२,१३,३; १६,२;२४,५,२; जै.
१६९; गो. २, ३, २०; ४, ७;
-ङ्क्तान् तां. ७, ७,३; -ङ्क्तानि
शां. ११,५; -ङ्क्तेन ऐ. ८, १२;
१७; ऐआ. ५, १, ४: शांआ.
११,८; श. ७,५,२, ६१: तै. १,
१,१०,४:२,७, १५,५: तैआ. ४,
२,६; ६,२: ७,५, २; ७, ७,१;
-ङ्क्ता श. ८,६,२,१२.

पाङ्क्त-त्व- -म् तां. १९,५,७.

पाचयित्वा/पच् गत्र.

पाजस्- -जः ऐ. १,१९; श. ७,४,१.
३३; तै. २, ८,७,२; तैआ. १०,
२०,१; -जसा श. ६,४, ४,२१;
तै. २,८,७,६.

पाजस्य- -मू श. १०,६,४,१.

पाजय- -स्य आ. १,२,८८.

पाञ्चजन्य,न्या(←पञ्च-जन)- -न्यः
तैआ. २,५,२; -न्यम् ऐ. ३,३१;
-न्यया ऐ. ५,६; शां. २३, १;
-न्याः श. ९,५,१,५३.

पाञ्चदशी(←पञ्च-दश)- -शी जै.
१५२.

पाञ्चरात्रिक(←पञ्च-रात्रि)-
-काणाम् सा. १,३,८.

पाञ्च-वाज(←पञ्च-वाजम्)- -जम्
जै.२०२; -जे आ.जैआ.१,१६१.

पाञ्चाल(←पञ्चाल)- -लः ऐ. ८,
२३: श. १३,५,४,७;१६; जल.
३, ६,१, १; -लाय ऐ. ८, २३:
-ले श. १३,५,४,१८.

पाञ्चि(←पञ्चम्)- -ञ्चिः श. १,२,
५,९; २,१,४,२७; का. १, १,४,
२४;२,२,३,८.

पाटव(←पट्)- -वः श. १२, ८, १,
१७; -वम् श. १२,९,३,१.

पाणि- -णिः श. १४, ७, १, ५; का.
२,१,३,१०; ४,१२; प. २, १०;

गो. १, ३, १४; ५, ४; -गिना ऐ. ७, ५; शांआ. ४, १५; श. १, १, ४, ५; ६; २३; २, १, १९; २१; ३, ४, १२; १३; ८, ३, १^३; ४, १, १, २४; २८; २, २३^३; १४, १, ३, २४; ५, १, १५; ८, १३, २; ९, ४, ७; का. २, १, ३, २४; ४, १८; १९; २, २, ४; तैआ. १०, १, १३; सा. १, ३, २; ३, ५, ७; गो. १, २, ४; -गिभिः ऐआ. ५, १, १; श. १४, १, १, ११; तैआ. १०, १०, ३; -गिभ्याम् ऐ. ८, ६; ऐआ. ५, १, ४^३; श. १, १, २, १७; ८, १, १; ४, १, १, ९; २, ५, २; ११, ४, २, २; का. २, १, २, १३; २, २, ३; सा. ३, ७, ५; -गिम् शां. २, २; तैआ. २, ११, १; -गी ऐआ. ५, १, ४; शां. ६, १३; २०, ४; २१, ३; २७, ६; शांआ. १, ७; श. १, २, ५, २३^३; ८, १, १; ३, ३, २, १^३; ४, १, १, ९; २, १, २; १४, ९, ३, १३; १८; का. १, ६, १; २४; तैआ. २, ११, १; सा. २, ६, ९; ३, १, ७; ७, १०; गो. १, ३, ११; १२; २, १, २; -णेः शांआ. २, ५; श. १, २, १, ७; ८; का. २, १, ४, ५; -गी शांआ. ६, १९; श. १, १, ३, ७; २, ४, ५; ८, १, १७^३; २, ५, २, ३५; ३८; ६, १, ३५^३; ३, १, १, ११; ५, ३, १३; १४; ८, २, १३; ४, ३, १, १; २; ५, १, ५, २८^३; ४, ४, ६; १२, ५, २, ७^३; १४, १, २, ८; ५, १, १५; का. १, ५, १, ३०; ६, १, २२; २४^३; तै. २, ३, १७, ३; गो. १, १, ३९^३; -ण्योः सा. १, ५, १५.

पाणि-निघन- -म् जैआ. २, ११, ४. पाणि-संघातु- -म् तै. ३, ४, १५, १. पा(ण्य→)ण्यो- -ण्याः श. ३, १, ४, २३; ८, ४, १.

पाण्डर-वासस्- -वासः श. १४, ५, १, १५; -वासाः श. १४, ५, १, ३. पाण्डुर-दर्श(न→)ना- -म् शांआ. ११, ४. पाण्डुर्वा- -म् श. ५, ३, ५, २१. पाण्डुवा(-ण्डुआ)-विक- -म् श. १४, ५, ३, १०. पाण्डित्य(←पण्डित)- -म् श. १४, ६, ४, १^३. पात(√१पत्)- -ताः शां. ४, १४. पातवे(√१पा)ऐ. ८, ८; २०; तै. २, ६, १२, २; तां. ८, ४, ५. पातव्य- -व्यः गो. १, १, २८^३; २, ५, ६. पातु- -ता, -तारम् तै. १, ८, ६, २. र्पात्र- -त्रम् शां. २४, ८^३; ९; श. १, ४, २, १३^३; ७, ४, १७; ४, २, ४, २४; ४, २, १८; ५, ५, १३; ५, ३, २, ५^३; ४, २, ८; १२, ७, २, १४; ९, १, ३; तैआ. ५, ३, ८; तां. १, २, ४, ४, ६, २२; जै. ९८^३; प. ४, ६^३; -त्राणाम् तैआ. ५, २, १३; -त्राणि शां. ११, ८^३; श. १, १, १, २२; २, २३^३; ४, ४; ३, १, २^३; २, ५, २, २३; ४, १, ३, ७; १०; ११; ५, १९; ४, १, १५; १७; ५, ५, ९^३; १०^३; १२; ५, १, २, १६; ३, ५, १०; १४; ११, ५, ३, ८; ६, २, ४; १४, १, ३, १; का. १, ५, १, २०; २, १, २, १; ३, ७; ९; २, ४, २^३; तै. १, ४, १, ३^३; ४^३; ५, ४, १; २, ६, ४, ३; ३, ७, ४, २; १४; तैआ. ५, २, १३; तां. ६, ५, ७; प. ४, ६; -त्राभ्याम् श. ४, ३, १, ७; -त्रे ऐ. ३, ३०; श. १, ७, २, १३; ४, २, १, २९; ३०; ३, १, १३^३; २०^३; ३, १५; ५, २, २, २^३; ३, ४, २^३; २७; ४, २, ७; ११, ५, ९, ६; तै. २, २, ९, ६; ७^३; ८; तां. ६, ५, ९; जै.

८८; सं. २, ५, १०; -त्रेण श. १, ७, १, ८; २०^३; ४, ३, १, २१^३; ४, १, ८^३; ५, ३, ६^३; ६, १, ३^३; ४^३; ५, ३, २, ८; ११, ५, ९, ६; १३, ५, २, २३; ३, ७; तै. १, ४, १, ६; ३, ७, ४, १७; जै. ९८; प. ४, ६^३; -त्रेभ्यः श. २, ५, २, २१; -त्रेषु श. २, ५, २, २३; ५, ३, ५, १९; -त्रैः श. ४, १, ३, ५; का. १, ५, १, २०; तैआ. ३, ८, २. पात्री- -त्री ऐ. ८, १७; -त्रीम् शां. १३, ७; श. १२, ५, २, ७; -त्र्यः जै. ९८^३; -त्र्या का. २, १, २, ८; -त्र्याम् ऐ. ८, १७; श. १, २, २, १; २, ६, २, ७; ९, २, १, १; का. १, ६, २, ४; -त्र्यै १, १, २, ८; ८, ३, २६; -त्र्यैऽि श. २, ५, ३, ६; का. १, ५, २, ५. पात्र-निर्णेगु- -म् तै. ३, ४, ८, १. पात्र-निर्णेजन- -नम् श. १, ३, १, ११; का. २, २, ४, ८; -नेन श. १, ३, १, १०; का. २, २, ४, ७. पात्रा(-त्रअ-)-र्थ- -म् सा. ३, ७, ५. पात्री-निर्णेजन- -म् श. १, २, २, १८; ३, ३; का. २, २, १, १५; १७. र्पात्र- -त्राम् श. १३, ४, १, ५. पालीवत्(←पत्नी-वत्)- -तः ऐ. ६, ३; शां. २८, ३; गो. २, ४, ५; -तम् श. ४, ४, २, ९^३; -तस्य ऐ. ६, ३; शां. ३०, १; श. ४, ४, २, १५; गो. २, ४, ५. पालीवत्-ग्रह- -हः शां. १६, ६^३; -हम् शां. १६, ७; -हेण शां. १६, ६. पाथ- -थस्य जैआ. १, ११९; -थे आ. जैआ. १.८१. पाथस्- -थः ऐ. १, १७; शां १०, ६; श. १, ८, ३, २२; ७, ५, २, ६०

† Kt. टि. द्र. † 'ड्व' इति Mw. Bw. प्रमृतीनां स्वरो विमृश्यः । मुपा.-स्वरविरोधात् ।

‡ W.-स्वरिताभिव्यञ्जकरेखाद्वयाभावाच्चिन्त्यः ।

११, ५, ९, १२; तै. २, ४, ६, २; ५, ८, १०; ६, ११, ९; ३, १, १, ४; ३, ९, ६; ६, ३, ४; -थसि श. ७, ५, २, ६०; -थसि तै. ३, ६, ११, २; ४; १२, २.

पाथो(=सूडभा)-भाज्- ग् शां. १०, ६.

पाथ्य- -थ्यः श. ६, ४, २, ४^२.

पाद्(→पद् गद्.)- -द्ः श. ६, ५, २, २; ८, ७, २, १७^३; ११, ३, ३, ३-६; १३, ८, ३, ८; तै. ३, ७, ७, १२^४; १३; तैआ. १, २५, ३^५; ३, १२, २^३; तां. २१, २, ७^५; जैउ. १, ११, १, २^३; ३; ५; ९; १०; २, १; १३, १, ४^५; ४, १२, २, १; २; ३; ष. १, २^३; गो. १, १, ३४-३६; २, ९; -दम् ऐ. ८, २७^३; ऐआ. १, २, ४; ५, १, ४; शां. २६, ५; श. ४, ३, ४, ७^३; ५, १, ४, ५; ६, ७, २, १३-१६; तैआ. ३, ११, ५; जै. ५९; १५१; मं. २, ८, ६; ७; गो. १, १, ३४-३६; २, ३^५; ५, २४^५; -द्वयोः ऐ. ८, २४^३; तैआ. ९, १०, २; मं. १, ३, ४; २, ५, ५; ८, ४; -द्वस्य शां. ९, ४; -द्वा श. ४, ५, ५; -दाः ऐ. ८, ५; श. ६, ७, १, १५; २८; १४, ६, १, २; तैआ. १०, १०, २; गो. १, २, ९^३; १६^३; -दान् ऐआ. ५, १, ६; ३, १; -दाभ्याम् ऐ. ४, १३; शांआ. ३, ७; ५, ६; श. ३, १, ३, ९; १२, १, ४, १; १४, ३, १, २२; जैउ. २, ५, २, ३; ५; ४, ११, ५, ११; गो. १, १, ६; ५, २; -दायड- -दाय ष. ३, १; -देन शां. ७, १०; शांआ. ३, ५; गो. १, २, ३^५; -द्रेषु ऐ. ४, ४; ऐआ. ५, १, ६; गो. २, ६, १२; -द्वैः ऐआ. १, २, ८; ५, १, ६; ३, १; -द्वौ ऐ. ४, १३; ७, १^३; ८, ५^३; ९; १२^३; १७^३; २७; शांआ. १, ७; ३, ५^३; ५, ५-७; श. ३, ४, १, २६; ५, ३, ६; १०, ५, २, १३;

६, १, ४^३; ११, २, ६, ९; १२, १, ४, १; ८, ३, ६; १४, ३, १, २२; ५, ४, ११; ७, ३, १२; तैआ. २, ११, १^३; ३, १२, ५; तां. ५, ५, ७; ६, १, ११; जै. १; ९२^३; ११७^३; १५१; १६८; जैउ. ४, ११, ५, १; सा. १, १, ५; ३, १, ७; मं. २, ८, ८; ष. २, ३; ४, ७; गो. १, २, ८; ३, १८^३; ५, २.

पाद्-मा(त्र→)त्री- -त्री श. ६, ५, ३, २; -त्रीः श. ८, ७, २, १७; -त्र्यः श. ७, २, १, ७; १३, ८, ३, ६; ८.

पाद्-रात्रि- -त्रयः गो. १, ५, ५.

पादा(-दडअ)-वनेज(न→)नी (√निज्)- नीः ऐ. ८, २७.

पादावनेज्य- -ज्येन जै. ८.

पादाह(-दडअहच्)- -हाः गो. १, ५, ५.

पाद्य- -द्यम् ऐ. ८, २४; -द्याः ऐ. १, १९; ऐआ. १, १, २; ४^३; ३, ५; ८; श. ३, १, ४, २३; ८, ४, १; ६, २, १, २३; २, ४; ८, ४, ३, ११; १३-१९; १३, ५, १, ६; तां. २३, १४, ५.

पान्ते(-[द→]द्वजे)-जन- -नम् श. ३, ८, २, १; -नान् श. ३, ९, २, २७; -नेषु श. १३, ५, २, २; -नैः श. १३, ५, २, १.

पान(√पा)- -नम् ऐआ. २, ३, ४; श. १०, २, ६, १६^३; १७; १८; १३, ४, २, १७; -नात् श. १०, २, ६, १९; -नै शां. २, ७; श. २, ३, १, १६; -नैः श. १४, ७, १, ४३.

पान्त- -न्तः जै. १८०; -न्तम् ऐ. ४, ६; ५, ८; शां. २३, ३^३; २४, ९; तां. ९, १, ६; ७; २, १; जै. १८०^३.

रपाप- -पः श. १४, ६, २, १४; ७, २, ६^३; -पम् श. १४, ७, १, १७; ४०; २, २७; -पेन श. १४, ६, २, १४; ७, १, २२; २, ६.

रपाप- -पः ऐ. १, १२; ४, २५^३; ७, १५; श. १, ५, ४, ५; -पःडड्व श. ३, ५, १, २५; -पम् ऐ. ७, १७;

२९^३; शांआ. ४, ७^३; ५, १; श. १, १, ४, १४; ६, १, २१; ३, १, २, २०; २१; ४, ३, १; ६; ४, ६, ८, १३; १५; ५, १, २, १८; ८, ५, १, १७; ११, २, ७, १९; १४, ३, २, ९; ८, १५, १२; का. २, १, ३, १७; तै. ३, ७, ६, २३; तैआ. २, ५, २; ८, ९, १; १०, १, ७; ८; २४, १; २५, १; ६३, १; तां. ५, ६, १०; जै. ८३; १४०^६; १८०; २०६; जैउ. १, १, ५, १; १८, ५, १; २, १, १, ४; ७; १०; १३; १६; १९^३; २, १, ६; ४, १, ५; ८; ११; १४; १७; २१^३; ५, १, ५^३; सा. १, २, ९; -पस्य ऐ. ७, २७; -पाः तैआ. १, ८, ५; -पात् ऐ. ७, १८; ऐआ. २, १, ६; तैआ. १०, १, १५; जैउ. ४, ११, ४, ४^३; -पान् तैआ. १, ८, ६; -पेन तैआ. १०, १, ८; ९; -पेभ्यः तैआ. १०, १, १२; २४, १; २५, १.

पापक- -कः जै. २०९; -कम् ऐ. ७, १७; श. १२, १, २, २२; २, २, २; १३, ५, ४, ३; मं. १, ३, २; ३; गो. १, ४, २०; -केडड्व जै. १५९; -केन श. १४, ७, २, २८; तै. ३, १२, ९, ८; गो. १, १, ३२.

पापिका- -का ऐआ. २, ३, ६; ष. २, ९.

पाप-कारिन्(√कृ)- -री श. १४, ७, २, ६.

पाप-कृत्- -कृत् जै. १०३^३; -कृतः ऐ. ७, १, ८, ११; श. १३, ४, ३, १०; तैआ. १, ८, ५; गो. १, ३, १८.

पाप-कृ(त्य→)त्या- -त्या शांआ. १२, ५; श. ११, २, ७, ३३; -त्याम् श. १३, ५, ४, १^३.

पापु-नामन्- -मानः श. १३, ८, १, १६.

पापु-पराजित- -म्डड्व तै. १, ५, २, ४.

पाप-भद्र- -म् ऐ. ३, ३; ७; गो. २, ३, ३.

पाप-वसीयस्- -यसः तां. २, १, ४;
 ६, १, १२; १३, ७, ५, ४, ५; ८, ९,
 ७; १३, ४, ८; ९; -यसम् तां. २,
 ३, ६; प. १, ४.

पाप-वसीयस्- -सात्तां १३, ४, ८
 पाप-वस्यस्- -सम् ऐ. ६, २१; श.
 १, ८, २, १०; ३, ९, ३, ७; ५, ४, ४,
 १९; १०, ४, ३, २२; १२, ७, ३,
 १५; ९, ३, ५; ६; गो. २, ६, ३;
 -सस्य श. १२, ७, ३, १५; तै. १,
 ३, ३, ५; ८, ६, ५; २, १, ८, २.

पाप-सम- -म् गो. २, ४, ९.

पापाहु(-पडअहन्)- -हेतै. १, ५, २, ६.

पापिन्- -पी श. ३, १, २, २१; तै.
 ३, १, ५, ७; सं. १, ४, १, ५.

पापिष्ठ, छा- -ष्ठः ऐ. ३, १३; -ष्ठम्
 श. १, ९, २, ३५; -ष्ठम् इव शांआ.
 ९, २; -छाः ऐ. ६, ३३; शां. ३०,
 ५; गो. २, ६, १३; -छाम् ऐ. ६,
 ३३; शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

पापीय- -म् तां. १२, ६, ८.

पापीयस्- -यः श. १, १, ४, १६;
 ११, ८, ४, १; १४, ९, २, ७; का.
 २, १, ३, १८; -यसः श. २, ३, ४,
 २१; का. १, ४, १, १६; जै. १,
 १, ४, ४; -यांसः श. १, १, ४,
 १७; २, ५, २, ४; २, ५; २, ६; ३, ३, २,
 ८; ४, २, २; १०, २, ३, ७;
 का. २, १, ३, १९; २, ३, २१;
 २३; तै. २, १, ५, ११; जै. १७१;
 प. २, १०; -यांसम् ऐ. ३, ७;
 गो. २, ३, ३; -यान् ऐ. ३, ७;
 ११; ७, २६; शां. ६, २-९;
 शांआ. १, ८; श. १, ३, ५, १२;
 ४, ५, ११; २, २, २, १९; ४, १, ३,
 ९; ५, ७, ९; ९, ५, २, १२; १०, २,
 ३, १८; ११, २, ६, १४; ४, २, ६;
 ७; १२, १, ३, २२; २, ३, १०; १३,
 १, ३, ८; ५, ४; ६, ३; ३, ६, ६; ७;
 १४, १, ३, ३३; ४, २, २३; का. १,
 २, २, १५; २, २, ३, २१; २२; तै.

१, १, २, ३; ८; ४, ८; ५, २; ८, ८, ३;
 २, १, ४, २; २, ३, २; ३, २, १०, १;
 ८, ३, १; ८, ३; ९, १८, १; २; तां.
 २, १, ४; २, ३; ३, ७; १३, २;
 ८, ६, १२; ९, १०, २; ११, ५,
 ११; १८, १०, १; जै. ३०; १५७;
 आ. १; जै. १, १, ४, ४; ७; ३, ३,
 २, ५; गो. २, ३, ३; -यान् इव
 गो. १, २, २, ३.

पापीयसी- -सी श. ५, १, १, ९.

पापो(-पड-)-क्त- -क्तस्य शां. ८, ५.

पाप्मन्- -प्म जै. १, ४, २, १०; ४,
 १; -प्मनः ऐ. ६, २; ऐआ. १, २,
 २; शां. १, ४; ५, ३; ८, २; ९,
 १; ११, १; १८, ७; १०; २१, १; २३,
 ४; २९, ४; शांआ. ६, २०; श.
 १, ६, ४, १३; २, १, ३, ९; २, ३, ६;
 ३, १, ६; ३, १३; ५, २, ४७; ४, ३,
 ३, १६; ४, ५, ५; ५, २३; ६, ९,
 १३; ५, १, २, १८; ६, ३, ३, ८; १२;
 ४, ४, २१; ६, ३, ४; ७, ५, १, २२;
 ८, ४, २, २; ३-११; १२;
 १३; ३, १; ४, २; ५, १, १३; २,
 १; ६, ३, २०; ११, २, ६, १३; १२,
 ७, १, १४; २, १३; ८, १, १६; ९, २,
 ७; १३, ४, १, १३; ८, १, ११; १४,
 ४, १, ११; २, २; ३, २; ७, १, ८;
 १०; ८, ७, १; का. १, २, ३, ४; ३,
 १, २; ५, १, ३८; तै. २, ३, ९,
 ७; ८; ९; ७, १८, ४; ५; ३, २, १०,
 २; ८, १, २; १९, २; तैआ. ८, ५,
 १; तां. ५, ६, १०; १२, १०, २२;
 १३, ५, २२; १४, ५, २२; १७, १,
 ९; २, २; ३, ३; १९, ४, ५; ११;
 २२, १४, २; २५, १, १०; जै. ९९;
 १२७; १४०; १५६; १५८;
 जै. १, १०, २, ६; २, २, १, ४; ३,
 ७, १, ५; ४, ११, १, ८; गो. २, १,
 २१; ४, ६; -प्मना ऐ. १, १६;
 ४, ४; ५, १; शां. ११, १; १८, ४;
 श. २, २, ३, १०; ४, ३, ३, १५; ५,

१, २, १८; २८; २, ३, ३; ७, २, १,
 १२; ११, १, ६, ९; १२, ७, २,
 १७; ३, १४; २२; ८, १, ३; १४,
 ४, १, ३-६; ७; ८; तै. १, ३, ३,
 ६; २, २, ८, १; ६, १, ५; ७, १८,
 २; ३, १०, ९, १; तां. २, १, ४; ६,
 ६, १०; १७, २, २; २४, ११, ३;
 जै. २९; ९९; ११५; १२७; जै. ८.
 १, १, ६, ३; ४, २, १०; ११; १२;
 ४, ४, ३; १०; ११; १८, ५, १; प.
 १, ४; -प्मनाम् श. ७, ३, २,
 १६; -प्मने शां. १४, २; श. १,
 २, ४, ३; ४, ३, ३, ५; तै. ३, ४, १,
 १; जै. १, १, ७, २; -प्मभिः
 श. १४, ४, १, ७; ७, १, ८; तै. २,
 ७, १८, ५; -प्मा ऐ. २, २; १५;
 १६; ३१; ३, ३९; ६, ४; ऐआ. २,
 १, ४; ८; शां. १७, ६; ९; श.
 ३, ९, ४, १८; ४, १, ३, ९; ६, ९,
 १३; ५, १, २, १०; ५, २, ८; ४, ३,
 २२; ६, ३, २, ७; ३, ७; ४, २, ३;
 ६, ४, १; २; ७, २, १, ३; ४; ५; ६;
 १२; १३; ३, २, ६; ८, ४, २, १; ५,
 १, ६; ७; १५-१७; १०, २, ६,
 १९; ४, ४, १; ११, १, ५, ७; ६, १२;
 १२, ७, १, १०; ३, ४; ९, २, ८; १३,
 १, २, ९; ४, १, १३; १४, ३, १,
 २, ४, १, ३-७; ३, ३, ४; ७, २,
 २८; का. १, १, २, ११; २, ३, ८;
 तै. १, ३, ३, ६; ५, ९, ४; ३, ८, ४,
 १; २; १७, ४; १९, २; तैआ. २,
 १५, १; तां. १२, ६, १२; १३, ५,
 २३; १४, १२, ७; १५, ५, २०; जै.
 १७; ९९; ११५; १३६; १६०;
 जै. १, १४, ४, ५; २, १, १, ४;
 ७; १०; १३; १६; १९; ४, १,
 ५; ८; ११; १४; १७; ३, १, २;
 ३, ३, २, ५; ६, ९, ७; गो. २, ५,
 ३; ५; -प्मानः ऐ. ७, १५; ऐआ.
 २, २, १; श. १२, २, ३, १२; तै.
 २, ३, ९, ७; ८; जै. १४; प. ३, १;

-पमानम् ऐ. १, १३; २, २, १७; ४, ४; २२; २५; ५, १; २५; ६, १; ४; ७, १२; ऐआ. १, २, २; ३, ४; २, १, ८; ३, ८; शां. ३, २; ९, १; ५; १०, १; ११, १; १२, ४; १५, ४; १७, १; ३; ५; ९; १८, ४; २१, १; २२, ६; २४, ३; २७, ६; २८, ८; शांआ. ४, ७; शा. १, ४, २, १२; ६, ३, २८; ४, ९; १३; ८, १, २२; २, १, ३, ४; ९, ४, ९; २, ३, ६; १०; ३, ३, १३; ४, ४, १५; ५, २, २४; २६; ३, १-४; २०: ४, १; ३, ९, ४, १८; ४, ३, ३, ५; ६, ८, १८; ५, १, २, १२; २, ३, ७, ४, ३; १६; ३, १, १३; ६, १, ३, ९; २०; २, २, १९; ३, २, ७; ३, ७; ४, ४, १६; ६, ३, ११; ७, २, १, २; ३; ४-६; ७; १२; १३; १४-१६; १७; ४, १२; ३, २, ११; ५, २, २८; २९; ३०; ३७; ४१; ८, २, ३, १४; ५, १, ६; ७; ९-११; १४; ९, १, २, १०; १२; १३; २०; ५, २, ४-७; १०, ४, ३, २२; ४, ३; ११, १, ३, ७; ५, ७; ६, ९, २, ७, २६; ५, ५, ४-६; १२, २, २, ४; १, ९; २, १; ६, १, ३-३६; ७, १, १४; ३, ४; ८, १, १७; ९, २, ५; ८; १३, २, २, १०-१२; ३, १, १; ४, १, १३; ५, १, १७; ६, १, ४; ४; ६; १५; १७; ८, १, ११; ४, ६; १४, १, १, ३१; ३, १, २८; ४, १, ११; १२; ७, २, २८; ८, ६, ४, ५; का. १, १, २, ११; ३, ३; ८; ४, ८; ९; ३, ३, ४; ८; ९; ३, ४, ९; ५, १, २२; २, ४; २, १-४; १९; ३, १; तै. १, २, १, १; ४, ३, २; ६, ७; ५, ९, ५; ६; ७; ६, १, १; ७, ३, ४; ८, २; २, ३, ९, ९; ७, १८, १; ४; ३, १, २, ११; ३, १; २, १०, १; ७, ६, ७; ८, ४, १; ४, २; ३; १०, ९, १; २; ९: १०; १२, ३, ४; ५, ४; ६; तैआ. २, २, १; ९,

१; १५, १; १०, १, ११; तां. २, ९, २; ४, ९, २२; ५, ५, १३; १२, ३, १४; ६, १२; १०, २२; १३, २३; २३, ५, २३; ६, १२; १४, ५, २३; ८, ६; १२, ७; १५, २, ७; १६, २, ४; ७, ७; १७, १, ९; ५, ३; ४; १९, १८, २; जै. १४; १७; ५३; ९०; ९९; ११६; १२७; १३०; १४०; १५६; १६०; १८१; १९०: १९५; २०८; जैड. १, ४, ४, ३; २, १, १, २; ५; ८; ११; १४; १७; २०; ४, १, २; ५; ६; ९; १२; १८; २२; ३, २; ३, ५, ८, २; ४, ८, ३, ३: १०; ११; १०, ४, ९; मं. १, १, १४; ७, ९; ष. २, ३; ३, १; ३-६; गो. १, १, ३, ९; ३, १९; ४, २०; २३; २, ५, ३; ५; पापम-गृहीत- -त: जै. १६०; -तम्डव श. १, १, २, २, १. पापम-भाग- -ना: मं. २, ४, १४. पापम-सह- -ह: श. ७, ३, १, ४, ६. पापम-हन्- -नम् श. ६, ४, २, ३. पामन्- -मा जै. १८४. पामन्- -न: -नानि श. ३, २, १, ३१. पाययित्वै(√१पा) श. २, ३, २, ८. पायित्- -म् श. १४, ७, ३. ११; गो. १, ३, १४. पायस(←पयस्)- -स: ष. ५, २; -सम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; सा. ३, ३, ४; ५. रिपायु- -यु: श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२. रिपायु- -यु: ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १२, ९, १, ३; तै. २, ६, ४, ४; ५, ५; -युभि: तै. २, ४, ४, ७; -युम् श. ३, ८, २, ६; -यौ तैआ. ९, १०, २. पाट्(√पृ)- -रम् ऐ. ४, १३: १४; १५; २९; ३०; श. २, ३, ४, २२; २३; ७, २, २, २१; ११, १, ६, ६; १५; ५, ५, १०: का. १, ४, १, १७;

तैआ. ६, ६, २; जै. १६८; गो. २, २, ६; ४, २; -राय सा. १, २, ५; -रे श. ३, ६, २, ४; ५; तै. ३, ७, ८, १; तैआ. १, १०, ३; ३, १२, ७; १०, १, १; जैड. १, ८, १, ६. पार-काम- -मा: ऐ. ६, २, १; गो. २, ६, ३. पारण- -णानि आ. २, १४, १. पारय्√पृ अद्र. पारायण- -णै: सा. १, ५, १४. पारयिष्णु- -ष्णु: तै. ३, १०, ९, १५; जै. १६८; -ष्णुना जै. १६८; -ष्णुम् तैआ. ४, ४, १; जै. १६८. पारयिष्ण्वी- -म् मं. २, ५, १४. पारयिष्णु-तम- -म: ऐ. ७, १६; ८, १२. पारा(-रडअ)-वार- -र:शांआ. १२, ६. पार-विन्द(√रविद्)- -न्द्राय सा. १, २, ५. पारा(-रडअ)-वद-(न्न→)ष्ठी (√हन्)- -म् तै. २, ८, २, ८. पारद- -दाय सा. १, २, ५. पारवव- -वे आ. १, १६७. पारमेष्ठय(←परमेष्ठिन्)- -ष्ठयम् ऐ. ८, १२; १४; १५; १७; १९; -ष्ठयाय ऐ. ८, ६; १२-१४; १७-१९; जै. ११७; १८८. पारावत(←परावत्)- -त: आ. १, ३३; -तानाम् तां. ९, ४, १०. पाराशरी-कौण्डिनी-पुत्र- -त्र: -त्रात् श. १४, ९, ४, ३०. पाराशरी-पुत्र- -त्र: -त्रात् श. १४, ९, ४, ३०. रिपाराशर्य- -र्य: श. १४, ५, ५, २०; २१; ७, ३, २६; २७; तैआ. १, ९, २; जैड. ३, ७, ४, १; सा. ३, ९, ८; -र्यात् श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७; -र्याय सा. ३, ९, ८; जैड. ३, ७, ४, १; ४, ९, २, १. रिपाराशर्य- -र्यात् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.

पाराशर्यायण- -गः शः १४, ५, ५, २१; ७, ३, २७; सा. ३, ९, ८; -गान् शः १४, ५, ५, २१; ७, ३, २७; -गाय सा. ३, ९, ८.
 पारिकुट(←परिकुट)- -टान् ऐ. ८, २२.
 पारिक्षित्त(←परिक्षित्त)- -त्तः ऐ. ८, ११; २१: गो. १, २, ५; -त्तम् ऐ. ८, २१; शः १३, ५, ४, १: गो. १, २, ५; -त्तस्य ऐ. ७, २७; -त्ताः शः १३, ५, ४, ३; १४, ६, ३, १; २; -त्ताय ऐ. ७, ३४.
 पारिक्षिती- -तीः ऐ. ६, ३२; शां. ३०, ५; गो. २, ६, १२; -त्या ऐ. ६, ३२; गो. २, ६, ११.
 पारिक्षितीय- -याः शः १३, ५, ४, ३.
 पारिजानत(←परि-जानत)- -म् तां. १३, ४, ११: १०, ८.
 पारित-व(त्→)ती- -त्याः शां. ७, ८.
 पारिप्लव(←परि-प्लव)- -म् शः १३, ४, ३, २; १५.
 पारीक्षित-पारिक्षित-नाद्र.
 पारुच्छेप(←परुच्छेप)- -पम् ऐ. ५, १०; १२; १३; शां. २३, ६; ७; गो. २, ६, १०; ११; -ये आ. जैआ. १, ४६५.
 पारुच्छेपी- -पीः ऐ. ५, १०; ६, १९; गो. २, ६, १; १०; -पीभिः शां. २३, ४.
 पार्जन्य(←पर्जन्य)- -न्यः आ. २, ४, ७; -न्यैः शः १३, ५, ४, २८.
 पार्ण(←पर्ण)- -र्णः तां. २१, ४, १३.
 पार्ण-वलिक- -लिकः, -लकेः वं. १.
 पार्थ(←पृथि)- -र्थम् तां. १३, ५, १९; -र्थस्य आ. १, ११९; -र्थानाम् शः ९, ३, ४, १८; -र्थानि शः ५, ३, ५, ४; ९, ३, ४, ६; ७; १८;

तै. १, ७, ७, ४; -र्थे आ. जैआ. १, ३१६; -र्थेन तां. १३, ५, २०.
 पार्थिव,वा(←पृथिवी←पृथु)- -वः जैउ. १, ८, १, ५; -वम् ऐ. २, ६; शः ६, ३, १, १८; १४, ९, ३, १२; तै. ३, ६, ६, ३; तैआ. १०, १०, २; ४९, १; -वस्य शां. २५, १५; तै. २, ५, ६, ३; तैआ. ६, ५, २; -वा तै. १, २, १, १२; -वाः तै. २, ८, ६, ४; -वानि शः ३, ५, ३, २१; ६, ३, १, १८; तै. ३, ३, ९, १०; -वाभ्यः तां. १, ३, २; ६, ७, २; -वासः शः १३, ८, ३, ५; तै. ३, ५, १२, १; -वेभ्यः शः ४, १, १, २२; २, २१.
 पार्थिवी- -वीः तै. २, ७, १५, ४; ३, १, २, ३.
 पार्थुरदम्(←पृथु-रदिस)- -दिसम् शः १३, ३, ३, ५; तां. १३, ४, १८; २१, ४, १०; ११; -दिसेन तां. १३, ४, १७.
 पार्थुश्रवस(←पृथु-श्रवस्)- -साय जैउ. ४, ११, ५, १५.
 पार्थ,र्या(←पार)- -र्याः शां. २६, १५; -र्याय तै. ३, ४, १२, १.
 पार्वत्ति(←पर्वत)- -त्तिः शां. ४, ४; शः २, ४, ४, ६; का. १, ३, ४, ४.
 पार्वते(य→)यी- -यी शः १, २, १, १७; का. २, १, ४, १६; तै. ३, २, ६, ३.
 पार्व(←पर्शु)- -श्वम् ऐ. ७, १; शांआ. २, ७; का. १, ६, २, ८; गो. १, ३, १८; -श्वयोः शः ३, ८, ३, १७; १२, ५, २, ७; १३, २, २, ७; तैआ. १, २, ४; मं. २, ५, ३; -श्वाम्याम् तां. १६, २, ६; -श्वे शां. १६, १०; शः १०, ६, ४, १; ५, ३; १२, २, ४, १३; ३, १, ६; तैआ. ३, १३, २; गो. १, ५, ३; -श्वेन शः ३, ८,

३, २४.
 पार्श्व-तुसु(ः) शां. २७, १; शः ३, ७, १, ३; ४, ५, २, ७; ६, ८, १, ७; ७, ४, १, ३६; ८, ४, ४, ६; ६, २, १२; ११, ४, २, १४; ७, ४, ३; १२, ३, ५, २; तै. १, १, ५, ९; ३, ६, ११, २; गो. १, ५, २२.
 पार्श्व- -र्णः जैउ. २, २, २, ८.
 पार्शिग- -र्णयोः मं. २, ५, ५.
 √पाल,पालयस्व सं. ३; गो. १, १, ४.
 पाल- -म् ऐआ. ५, १, ४.
 पालयित्- -त्तारः गो. १, ५, ११.
 पालागल- -लः, -लस्य शः ५, ३, १, ११.
 पालागली- -लि शः १३, ५, २, ८; -ली शः १३, ४, १, ८; -लीम् शः १३, ५, २, ८.
 पालालि- -लिः जं. १६४.
 पालाश(←पलाश)- -शः शः ५, २, ४, १८; -शम् ऐ. २, १; शां. १०, १; शः ५, ३, ५, ११; ११, ७, २, ८; १३, ८, ४, १; ५, ४, ४; -शाः शः १, ३, ३, १९; १३, ४, ४, ५; १०; -शात् शः १, ३, ३, २०; ११, ७, २, ८; -शानाम् प. ५, १; -शानि ऐआ. ५, १, ३; शः १२, ७, २, १५; -शे शः ५, २, ४, १५.
 पालाशी- -शीम् शां. २, २; -श्यः शः ६, ६, ३, ७.
 पालाशा- -शाः तै. ३, ८, १९, १; -शाः तै. ३, ८, २०, १.
 पावक,कृा(√पू)- -क ऐ. २, १२; शः ९, १, २, ३०; तै. ३, ६, ७, १; -क तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २; -कः शः १, ४, १, ३८; ९, १, २, २५; २६; २८; २, १, २; १७; तै. १, १, ६, २; २, १, ११; २, ४, १, ६;

† 'री-' इति मुपा. † G. टावन्तशोधनविकृत्यनोऽनुकम्पनीयः । 'पार्ण' इति मुपा. अशुद्धः । तु. = तै. ३, ८, १९, १ । \$ 'ते-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । तु. = य. १, १९ । ॥ अञ्-अण्-स्ययोर्भेदाद् द्वैविध्यम् ।

३, ५, २, ३; १०, ५, १; -कम्
श. २, २, १, ७; ११; १४; ९, १, २,
३०^३; का. १, २, १, ८; ९; तै. ३,
६, १०, ४; -क्या श. ९, १, २,
३०; -का ऐआ. १, १, ४; का. १,
२, १, १०; तै. २, ४, ३, १; -का:
तै. २, ७, १२, १; ८, ५, ५; ९, ३;
-काम् शां. १, १; -काय श. २,
२, १, ७; ११; १५; २२; का. १, २,
१, ५; ८; १०; १३; तै. १, १, ५,
१०^३; ६, २; -कयै श. १३, १,
८, ५; तै. ३, ८, ११, २.

पावक-वत्-त्ते ऐ. ७, ८^३.

पावक-वर्चस्-र्चा: श. ७, ३, १,
३०^३.

पावक-वर्ण-र्णम् श. ९, १, २, २७;
-र्णा: शां. २४, ७.

पावक-शोचि-न्चे ऐ. १, २२.

पावक-शोचिस्-य: शां. २६,
१७.

पावन-ना: सा. १, ५, २.

पावमान(←पवमान)-न: तां. १६,
५, १२; आ. जैआ. १, ४६७; -नानि
आ. २, ५, १; जैआ. २, १५, ६.

पावमानी-नी तां. ४, ६, १०;
-नी: ऐ. ६, ३६; ८, ५; १८, ३;
२९, १^३; ३०, ८; तै. १, ४, ८, ४^३;
५^३; गो. २, ६, १६^३; -नीभि:
शां. १५, १^३; श. १२, ८, १, १०;
जै. ९६; गो. २, ६, १६^३; -नीषु
ऐ. २, ३७; -न्य: ऐ. १, २०; २,
३७^३; ६, ३६; ऐआ. २, २, २^३;
शां. ८, ५^३; ३०, ८; श. १२, ८, १,
१०; -न्य: तै. १, ४, ८, ६; जै.
९६; गो. २, ६, १६^३.

पावीर(व→)वी(←पवीरव)-वी
ऐ. ३, ३७; तै. २, ८, २, ८; -वीम्
ऐ. ३, ३७.

पाश-श: ऐ. ७, १६^३; श. ४, ४, ५,
११; ६, ७, ३, ८; ७, २, १, १५; तै.

१, ४, २, ३; ४^३; ६, ५, ६; २, ६, ६,
४^३; ३, १०, १; -शम् श. १, ८,
१, ५; ३, ७, ३, १३: ४, १; ६, ७, ३,
८; ७, २, १, १५; तै. २, ४, २, ६;
३, ३, १०, १; मं. १, १, १४; ७, १०;
-शा: ऐ. ३, १८; तै. ३, १०, ८,
२; -शात् श. ३, ६, ३, २०^३; तै.
२, ५, ६, १: ३^३; ७, १७, २; -शात्-
ऽइव ऐ. ३, १९७; -शान् ऐ. ३,
१४; ४, १०^३; तैआ. २, ६, १;
-शेन श. ३, ७, ४, १^३; २; -शै:
श. १, २, ४, १६: १७; १९; का. २,
२, २, ९: १०; ११; तै. २, ६, ८, ४;
३, २, ९, ४.

पाश-पाणि-णये ष. ५, ५.

पाश-ह(स्त→)स्ता-म् सा. ३,
८, २.

पाशुन्-न: तैआ. १, १२, २^३.

पाशिनी-नी ऐ. ४, १०; -न्या:
ऐ. ४, १०^३.

पाशुक(←पशु)-कानि सा. १,
३, ८.

पाष्ठितम-म् जै. १९०.

पाष्टोह(←पष्ट-वाह्)-हम् तां. १२,
५, १०; आ. जैआ. १, ४७१; -हे
आ. जैआ. १, १९२; ४७१.

पिङ्ग(√पिङ्ग्)-ङ्ग: तैआ. १, २, ३.

पिङ्गाक्ष(-ङ्गाक्षि)-क्ष: शां. २५,
१०; श. ११, ६, १, ७; १३; -क्षम्
तै. ३, ४, १७, १; -क्षस्य श. १३,
३, ६, ५; तै. ३, ९, १५, २.

पिङ्गाक्षी-क्षी श. ३, ३, १, १३;
१४; १५; तां. २१, १, ३; जै १४९;
-क्षीम् श. ३, ३, १, १५.

पिङ्गल-ल: श. १४, ९, ४, १४;
-लम् श. १४, ७, २, १२^३; तै. ३,
४, १७, १; -लस्य शांआ. ६,
१९; श. १४, ७, १, २०; -ला:
तैआ. ३, ११, १०^३.

पिङ्गल-लोहिता(-त्तअ-)-क्षिन्-

-०क्षि तैआ. १०, ६०, १.

पिङ्ग-जाय श. ५, २, १, २.

पिण्ड(√पिण्ड्)-ण्डम् श. ५, ५,
५, ९; ६, ५, ३, ७; १४, १, २, १८;
-ण्डान् श. २, ४, २, २४; का. १,
३, ३, २०.

पितृ(√पी, प्यै)-तु ऐ. १, १३^३; -तु:
श. १, ९, २, २०; ७, २, १, १५;
-तुम् श. १, ९, २, २०; ७, २, १,
१५; तै. १, १, ७, १; ८, ५; १०, २;
४; २, १, २५^३; ३, ३, ९, ९; ७, ४, ५;
-०तो तै. २, ४, ८, ७; जै. ४,
३, १, २.

पितृ-मत्-मत् ऐ. ५, २०; शां.
२६, १६; -मत: ऐ. १, २२;
तैआ. ४, १०, ५; ५, ८, १२;
-मन्तम् तै. २, ८, २, १.

पितृ-षणि(←सनि)-णि: ऐ. १,
१३.

पितृ-०त: ऐ. ३, ३४; तै. २, ८, ६, ५;
९; -०तर: ऐ. ७, २४^३; श. २, ४,
२०; २४; ६, १, ३६; ३९; ४२; का.
१, ३, ३, १७^३; २०^३; ६, १, २४^३;
२६; २८^३; तै. १, ३, १०, ८^३; ९,
७; ८, ६, ४; २, ६, १६, १^३; ३, ७,
५, ४; -०तर: तै. २, ६, ३, ३; ८, ४,
८; ३, ७, ५, ४; तां. १, १, ५^३; मं.
२, ३, ५; ६; ८^३-११^३; १२-१४;
१६; गो. १, ५, २, १; तर: ऐ. ३, १५;
३७; ७, ६; १३; २३^३; ३४^३; ऐआ. ५,
१, १; २, २; शां. ५, ६^३; ७^३; १०, ४;
६; १६, ८; श. १, ५, २, ३; ६, ३,
१२; ८, १, ४०; २, १, ३, १^३; २^३; ४,
९^३; ३, १, १९; ३, ६; ४, २, २;
६; ९; १३; १७; १९; २१; २२;
२४^३; ६, १, १; ४; ६; ७^३; ८; १०;
११^३; १४; १६; १९-२१; २६;
३२^३; ४०; ४२^३; ३, ६, २, २५; २६;
४, ४, २, ३; ५, ५, ४, २८; ६, १, २,
२६; ७, १, १, ४^३; ८, ४, ३, ७^३;

२,४,३, ८; १०,५,२,२०; १२,
 ६,१,३,३; ८,१,८; १९; ९,२,२;
 १३, ४,३,६; ५,४, ५; ८, १, ६;
 १४; २०; ३,२; ८; ४,१२; १४,१,
 ३,२४; ३१; २, २, ११; १४; १५;
 ३५; ४,३,१३; ६,८,९; ८,९,१;
 का. १, १,३,१; ३; ४, ८; ३,१,
 १२; ३,२; ६; ९; ११; ३,१४; १६;
 १७; १८; २०; ६,१,१; ३; ५; ६;
 ७; ६,१; ८; ११; १३; १४; १६;
 २१; २७; २८; तै. १,२,१,१६;
 ३,१०,१; ४; ५; ६; ७; ४,९,१;
 ४; १०, ८; ६; ८,२; ३; ५; ७; ९,
 १; ४; ५; ६; ७; ९; ८, ६, ६; २, १,
 १, १; २; ३, ८, २; ३; ६, ३, २; ३; ४;
 १६, १; २; ३, १, १, ६; ७; ४, ८;
 ३, ६, ४; ६, ११, १; ७, ४, १०, १४,
 ४; तैआ. १, २३, ७; ४, १, १; ५,
 ८, ८; ६, ६, २; ७, १; ३; ८, १; १०,
 २१, १; तां. ६, ९, १९; ८, ७, ७;
 ९, ८, ५; १३, ३, २४; जै. ४७;
 १४७; जैउ. १, ५, १, २; ६, २, ७;
 १३, २, १; २, ३, १, २; मं. २, ३,
 ७; सा. १, १, ८; प. १, ७; ४, ४;
 गो. १, २, २२; ४, १७; ५, २१; २,
 १, २४; २५; ६, १५; -तरम् ए.
 ४, ७; ५, १४; २४; ७, १५; ८,
 २०; ऐआ. २, १, ७; शां.
 ५, ३; ६, १, २; २५, १०; शांआ.
 ३, १; २, २; सा. २, १, ४, २९; २,
 ४, ११; १६; ४, २, १६; २३; ६, १,
 ३४; ४१; ५, ४, २, ९; ६, १, २,
 १३; २१; २४; ७, १, २, २; ३; ११;
 ८, १, ३, ५; १०, २, ३, ७; १८;
 ११, १, ६, १७; ५, ५, ३;
 ७; ६, १, १; १२, २, ३,
 ४; ५, २, ८; ८, १, २१; १४,
 ८, १३, २; ९, १, ४; ५; का.
 १, १, ४, २६; २, ४, १२; ३, ३, १४;
 १९; ६, १, २३; २७; तै. १, ४, १०,
 ८; २, ३, १०, १; ६, ३, ५; ८, ५, ३;

३, ५, ७, २; ७, १२, ४; ९, २२, १;
 ११, ८, ४; तैआ. २, ६, २; ६, ६,
 १; ९, १, १-२, १; ३, १; ४, १; ५, १;
 १०, ६३, १; तां. २१, १०, ११;
 जै. २६; १३१; १४३; १६१; १७६;
 १८६; २०४; सा. १, ५, ९; सं.
 ३; प. ४, ६; गो. १, ४, १७; २,
 १, २१; -तरा ए. ५, १९; शां. २, ३,
 ८; २६, १३; सा. ८, ६, ३, २२;
 तै. २, ८, ४, ७; -तरि ए. ५, १४;
 सा. १, ५, ३, २; ९, २, ३४; ४, २,
 ४, ११; ८, ४, १, ४; १४, ८, २,
 १; का. १, ६, ४, २; तां. १६,
 ४, ३; -तरौ सा. ५, ५, ४, २६;
 १२, ७, ३, २१; तै. १, ४, २, १; ३,
 ७, १२, ४; -ता ए. २, ६; ३८;
 ३, ३१; ५, १४; ६, १२; ३३; ७,
 १३; १८; ऐआ. २, १, ८; ३, १,
 ६; शां. २६, ९; ३०, ५; शांआ. ४,
 १५; ७, १६; सा. १, ४, २, ४; ५, १,
 १०; १६; ६, २, ४; ३, ९; ७, ४, ४; ८,
 १, ४१; २, ३, ३, ५; ६; ४, ३०; ५,
 १, १८; ३, २, १, १२; ४, २०; ७, १,
 २०; ४, ५; ४, १, ५, ३; ९; ४, २, १४;
 ५, ४, २, ९; ६, १, २, २६; २७; २,
 १, १; ५, ३, ५; ८, २, १, ६;
 ४, १, ४; ६, २, २; १०, ३, ४, १; ११,
 १, ६, १९; ६, १, ३-७; १२, २, १,
 ९; २, २, १३; ३, ४; ४, ३, १; ८,
 १, २१; १३, १, ६, १; २, ९, ७; ५,
 २, ५; १४, १, ४, ३; १५; ४, ३,
 १; २; १४; ६, १०, ४; ७; १०; १३;
 १६; १९; ७, १, २२; ९, ३, १२;
 का. १, २, ४, ९; ४, १, २२; ३, १५;
 तै. १, २, १, ११; ३, १०, २; ६, ३,
 १; २, ४, ४, २; ७, १६, ३; ८, १, ३;
 ८, ९; ३, ६, ६, १; १०, २; ७, ५,
 ४; ६, १५; २२; १२, ४; ८, ९, १;
 ९, ७, ४; ११, ९, ५; १२, १, १; ३,
 १; ९, ७; तैआ. १, ११, १; ११, ५;
 १३, २; २, ६, २; ४, ७, ४;

१०, ५; ३६, १; ५, ६, ८; ९; ८,
 १२; ६, ५, ३; ७, ३, ३; १०, १, ४;
 १०, २; ४९, १; तां. १, ५, ६; ७,
 ९, १; ४; १०, ३, २; १३, २, ४;
 जै. १५१; १६९; १८१; १८६;
 १८७; १९०; १९८; २०५;
 मं. २, २, ९; ७, ३; जैउ. १, १३,
 २, ४; ६; ३, २, ३, १०; ५, १; ४;
 १२; ४, १, ७; ६. १, २३; गो.
 १, २, २२; ४, १७; २४; ५, २;
 २, १, १६; ३, ६; ९; ५, ९; ६, १३;
 १५; -ताइव सा. २, ३, ४, ३०;
 ५, १, ५, २६; ८, २, १, ६; १३, ८,
 ४, ९; का. १, ४, १, २२; तै. १, २,
 १, ११; २, ३, ८, २; ७, ९; तैआ.
 २, ५, १; मं. २, १, १३; -तु; ए.
 ७, १३; ऐआ. २, १, ८; ३, १, १;
 शांआ. ७, २; सा. १, ७, २, २२;
 २, २, ४, ८; ३, २, १, १८; ७, ४, ५;
 ८, १, ३, ५; ९, २, ३, १८; ५, १,
 १२; ११, २, १, १; का. १, २, ४,
 ७; तै. १, ३, १०, २; ३, ८, ४, ३;
 तैआ. ४, ५, २; जै. १४४; १५१;
 १८८; जैउ. ३, २, ३, ९; वं. २;
 ३; -तृभि; ए. ३, ३, २; ७, ३४;
 सा. ३, ५, २, ६; ७, १, १, ४; तै.
 २, ६, १६, १; २; ८, ८, २; तैआ. १,
 २०, १; ५, ७, ८; ६, ४, २; ९, १; तां.
 १, ५, ९; -तृभ्य; ए. ३, १५;
 ३२; ३७; ५, २९; शां. २, ९;
 ५, ७; सा. १, ४, ५, १; ७,
 २, १; ४; २, ४, २, ७; ११; १४;
 ६, १, ४; ५; ६; २६; २८; २९; ३६;
 ३, २, १, १४; ४, १, १२; २, ३, ५,
 ६, ३; १२, ६, १, ३; ३, १, ७; १३,
 ८, १, ९; ४, १२; १४, २, २, ८; ३५;
 ४, २, २; का. १, ३, ३, ७; १०;
 १२; ६, १, ३; ४; ५; १७-१९; तै.
 १, ३, १०, २; ७; ९; १०; ४, ९, १;
 ४; ६, ८, ३; ९, १; २, ६, ३, २; ४, ४;
 ३, १, ४, ८; ३, ६, ४; ७, ४, ५; १०;

१४,४^२; तैआ. २, १०, १; ४, १०,
३; ५, ८, ८; ६, १, १; ४^२; ४, २; ७, २;
१०, २, १; ३, १; ४, १; ६, १; तां.
१, ९, १२; सा. ३, ३, ५; मं. १,
२, ५; २, ३, १७; १८; जैट. १, ३,
२, २; गो. १, ३, ११; १२; २, १,
२५; २, १३; -तृषु श. २, १, ३,
३; ३, १, १९; ६, १, २३^३; ४४; ३,
६, २, २५; का. १, १, ३, २; ३; ३,
१, १२; ६, १, ९; १५^३; २९; जैट.
२, ३, १, ७^३; गो. २, १, २४; -तृणाम्
ऐ. १, ३; ३, ३१; ७, ५; ३४;
श. १, २, ५, १७; ८, १, ४०; २, ४,
२, ८; १०; १४; १७; १८; ६, १, ९;
३०; ३९; ३, १, १, २; ७; २, १८;
६, ४, १२; ५, ५, ४, २८^३; ९, ३, ४,
११; ११, ३, ३, ७; १२, ५, १,
६; ८, १, २१^३; ९, २, १२; १३, ८, १,
१; ३^३; ४; १५; १४, ४, २, २९; ७,
१, ३३; ३४; ९, १, ४; का. १, ३, २,
८; ९^३; १४; १५; ६, १, ७; ११; २०;
२६; २, २, ३, १६; तै. १, ३, १०, ३;
७; ८; ४, २, ३; ५, १, २; ६, ८, २; ४^३;
५^३; ७^३; ९, १; ५; ६; ८, ६, ६; २, १,
४, ७; ३, ८, २^३; ४, ३, १; ६, ३, ५;
१६, २; ३, १, ५, १४^३; ३, ६, ४; ६,
९, १; ७, ४, ५; तैआ. १, २७, ६;
४, ८, ४; ५, ७, ८; ८, ४; ६, ९, १;
८, ८, २^३; १०, ६३, १; ६४, १; जै.
११७; २०९; घ. ३, १^३; ४, १;
४; गो. २, १, २४^३; -तृन् ऐ. ३,
३७^३; ७, ५; ९; ३४; शां. २, २;
३, ७; ५, ६^३; ७^३; १६, १; ५; श. २,
१, ३, ३; ६, १, ३; १५; २२^३; २६;
२७-२९; ३६; ४, ५, ७, ८; ५, ५,
४, २८; ६, ३, १, २४; ११, ५, ३, ७;
१०; ६, ४-८; १२, ८, १, ६; ७; १९;
२१; ९, ३, १२; १५; १४, १, ३, २४;
३१; २, २, ११; १४; ३५; का. १,

१, ३, २; ३^३; ३, ३, २०; ६, १, २; ११;
१४; १५^३; १६-१९; २४; २७; २८;
तै. १, ३, १०, १; ४; ५; ७; ६, ८, ५;
९, ५; ६; ८; ८, ६, ६^३; २, ३, ८, ३; ६,
१६, १; ३, १२, ५, ३; तैआ. २,
१०, १^३; ४, ९, ३; ५, ८, ४; ६, १, २;
३, १; ७, २; तां. १, ९, १२; ६, ९,
१५; १२, १, ४; १३, ३, २४^३; जै.
११८^३; जैट. २, ३, १, ११; २, ३;
९; सा. १, ४, २०; ३, ७, ४; मं.
२, ३, १५; घ. १, ५^३; गो. १, २, ४;
३, १२; २, १, २४^३; २५; २, १३;
४, ५; -त्रा शां. ३०, ५; शांआ.
३, २; श. १, ५, १, १६; १३, १, ६,
१; ४, २, १५; १४, ९, १, १; तै. ३,
८, ९, १; १७, १; -त्रे ऐ १, १९;
३०; ४, ११; ऐआ. ५, ३, ३; शां.
९, ५; शांआ. १, १; श. २, ४, २,
१९^३; ६, १, ३६; ७, ३, २, १४; १४,
२, २, १४; का. १, ३, ३, १६; ६, १,
२४; तै. १, २, १, २०; २, ५, ८, ७;
७, १५, १^३; ८, २, ८; ३, ७, ७, १०;
तैआ. ६, १, ४; जै. १८०; -त्रो:
तै. २, ८, ४, ८.
पितुरा-मातृ^०-तरा श. ५, १, ५,
२६.
पिता-पुत्र-त्रौ श. १३, २४, ४; तै.
३, ९, १, २; ४; जै. ५, ८^३; १६८^३.
पितापुत्रीय-म् शांआ. ४, १५.
?पिता-मच-य: गो. २, ४, १२^३.
पिता-मह-ह: जै. १८१; गो. २,
१, १६^३; -हम् श. २, ४, २, १६;
२३; ६, १, ३४; ४१; ६, १, २, १३;
का. १, ३, ३, १४; १९; ६, १, २, ३;
२७; तैआ. ६, ६, १; घ. ४, ६; -हा:
श. १४, ९, १, ११; तै. २, ६, ३,
३^३; ३, ७, ४, १०; जै. १४७^३;
-हान् श. ५, ४, ५, ४^३; १२, ८,
१, ६; ७; -हानाम् जै. १८१^३;

-हाय श. २, ४, २, १९; ६, १,
३६; का. १, ३, ३, १६; ६, १, २४;
-हेभ्य: श. १२, ८, १, ७; तै. २,
६, ३, २.
पितामह-लोक-के श. १२,
८, १, ७.
?पितायच्छन्ता: गो. २, ६, १३.
पितृ-कर्मन्-र्म शां. ५, ७.
पितृ-क्लिबन्-पाव श. १२, ९,
२, २.
पितृ-कृत-तस्य तां. १, ६, १०.
पितृ-तस्(ः) द्वै. १, २४; २६.
पितृ-स्व-म् तै. २, ३, ८, २^३.
पितृ-देव-व: तैआ. ७, ११, २.
पितृ-देवत्व्य, त्यां||-स्य: श. १, १,
१, ९; २, ४, २, १२; ३, २, ३, १७;
६, १, १३; ७, १, ६; ४, ४, २, २^३;
२, १, ७; ११, १, ७, १; २; का. १,
३, ३, १०; २, १, १, ७; -स्य: ३३व
शां. १०, ४; ६; -त्यम् ऐ. १, १४;
शां. १०, ६; श. ३, ६, १, १४; ७;
१, ७; ८, १, १५; १२, ५, १, ७-११;
१२^३; तै. १, ६, ८, ४; २, १, ३, ४;
३, २, ३, ११; -त्या श. २, ४, २,
२४; ६, १, ४, २; ३, २, १, १३; ३, १,
१४; का. १, ३, ३, २०; ६, १,
२८; तै. १, ६, ९, ३; ३, २, ९,
१०.
पितृ-पितामह-हा: गो. १, ३,
१९.
पितृ-पिशाच-चान् सा. २,
५, ६.
पितृ-पीत-न्ताय तै. १, ३, १०, २.
पितृ-मव-मते श. २, ४, २, १३; ६,
१, ४; २६; १४, २, २, ११^३; का. १,
३, ३, ११; ६, १, ३; १७; तै. १, ६,
८, २; तैआ. ४, ९, २; ५, ७, ११;
मं. २, ३, १; -मन्तम् शां. ५, ६;
श. ४, ३, ४, १९; तै. १, ६, ९, ५;

† मुपा. स्वराभावो विचाराहः । ० पा. ६, ३, ३३ द्र. । † 'पितामहः' इति प्रसन्नतर्क इव भाति G. ।

‡ 'पित्रा यत् शप्ता' इति प्रसन्नमिव तर्कयति G. । || 'वृ' इति W. मुपा. स्वरः प्रामादिकः ।

गो. २, १, २४; -मान् शां. ४, ३,
४, १९; १४, ६, १०, २; ५, ८; ११;
१४; १७; तै. १, ६, ८, २; ९, ५; ३,
१२, ९, ७; तैआ. ५, ७, ११.

पितृमती- स्या ऐ. ३, ३३.

पितृ-मातृ-गुरु-शुश्रूषा-ध्यान-वत्-
-वान् सं. ४.

पितृ-मेघ- -धे गो. १, ५, २२.

पितृ-यज्ञ- -ज्ञः शां. ५, ७; शां. २,
६, १, १; २३; ११, ५, २, ५; ६, १;
१२, ३, ५, ५; का. १, ६, १, १;
तैआ. २, १०, १; जै. १२०; गो.
१, ३, २२, ५, ९; २३; २, १, २५;
-ज्ञम् ऐ. ३, ३७; शां. ११, ५,
६, २; -ज्ञस्य ऐ. ३, ३७; तै. १,
४, १०, ८; -ज्ञाय शां. २, ५, ३,
१६; का. १, ५, २, १६; -ज्ञे तै.
२, २, ८, ३; -ज्ञेन शां. ५, ६; शां.
२, ६, १, १; का. १, ६, १, १; २५;
२६; तै. १, ४, १०, २; ८; ६, ८,
१; २; गो. १, ३, २१; २, १, २४;
२५; -ज्ञेनऽह्व शां. २, ४, २;
११; ६, १, ३७; ३९; -ज्ञेषु ष,
४, ७.

पितृयज्ञ-त्व- -म् तै. १, ४, १०, ८.
पितृ-या(न→)ण- -णः शां. १, ९,
३, २; -णम्, -णस्य शां. १४, ९,
१, ३; -णाः तै. ३, ७, ९, ८;
तैआ. २, १५, १.

?पितृय- -यात् तैआ. २, ६, २.

पितृ-राज- -जः जैउ. ४, ५, १, २.

पितृ-लोक- -कः शां. ५, ७; १६, ५,
८; शां. १२, ७, ३, ७; ८, ३, ६;
१३, ८, १, ७; १४, ४, ३, २४; ६,
१, १०; तै. १, ६, ८, ६; गो. २, १,
२५; -कम् शां. २०, १; शां. ३,
७, १, २५; ५, २, १, ७; १२, ७, ३,
७; ८, १, १८; १९; ९, ३, १५; १३.

८, १, ५; १४, ६, १, १०; ९, १, १९;
तै. १, ६, ३, ७; २, १, ८, १; ३, ८,
१८, ४; तैआ. ६, १, २; १२, १;
तां. ५, ४, ११; जै. ४७; -कस्य
शां. १३, ८, १, ५; -कात् शां. ५,
७; १६, ५; ८; शां. १३, ८, ४, ६; ७;
१४, ९, १, १९; गो. २, १, २५;
-के शां. १२, ८, १, ७; ९, ३. १५;
१३, ८, १, ७; तै. १, ३, १०, १०;
३, १, ४, ८; जैउ. २, ३, १, ११;
२, ३; ९; गो. २, २, १.

पितृ-वध- -धेन शांआ. ५, १.

पितृव्य- -म् जै. २०१; सा. १,
५, ८.

पितृ-श्रवण- -म् तै. २, ८,
३, १७.

पितृ-पु(←स)दन- -नम् शां. ३, ६,
१, १४; ७, १, ७; -नाः शां. ३, ६,
१, १३; ७, १, ६.

पितृ-ह्य- -यम् शां. २, १, ३, २; का.
१, १, ३, १; -ये शां. २, १, ३, २;
का. १, १, ३, १.

पितृ-ज्या- -ज्यम् शां. १३, ८, १,
१५; १९; २, २; ४; ९; ३, १; ६; १०;
१४, ७, २, ५; तैआ. २, ६, २; गो.
१, २, २३; -ज्या गो. २, २, ६; -ज्याः
ऐ. ३, ३७; -ज्याणाम् सा.
१, ४, २०; -ज्यात् ऐ. ७, २३;
-ज्याम् ऐ. ३, ३७.

पितृ-वत्- -वत्तः शांआ. ३, २.
?पितृपवीत- -म् गो. १, ३,
११; १२.

पितृ- -म् शां. २, १, २, २७; १२,
९, १, ३; तै. २, ६, ४, ३.

पितृ-कावस- -सः शां. २, ६, २, १७;
का. १, ६, २, ८.

पितृ-पिन्वते ऐ. ८, २६; शां. ४,
५, ७, ५; ६, ४, १, ८; ७, ४, १, ९;

१४, २, १, १०; २, २, २८; ३, १,
२२; २, २३; २४; २६; २९;
३०; पिन्वते शां. १४, १, ३, ७;
२, २, २८; तै. २, ४, ६, ४; तैआ.
३, ११, ७; ५, ७, ४; ८, ४; ६, ६,
२; जैउ. १, २, २, ५; पिन्वति
ऐआ. ५, ३, २; शां. १४, २, २,
२८; पिन्वते शां. १४, ३, २, २७;
पिन्वन्ते शां. १४, ३, २, २२; २५;
२८; पिन्वन्ति ऐ. ३, १८; ४,
२९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८;
२०; ऐआ. १, २, १; शां. १५,
३; पिन्वथ तै. २, ८, ६, ६;
पिन्वस्व शां. १४, २, १, ११-
१३; २, २, २७; तै. ३, ७, ६, ६;
पिन्वस्व तै. ३, ७, ५, ७; तैआ.
४, ८, ३; ५, ७, ४; पिन्व शां. ८,
२, ३, ६; तै. ३, ७, ५, ९.
पिन्वयति शां. १४, २, १, ११;
तैआ. ५, ८, ५; पिन्वयन्ति शां.
४, ५, ७, ४.

पिन्वत्- -न्वत् तै. २, ८, २, १;
-न्वत् तै. २, ८, ८, १०.

पिन्वन- -ने शां. १४, १, २, १७; १९;
-२१; २४; २५; ३, १; २, १, ११; ३,
१, २२.

पिन्वन्त्यपीचा- -यया शां. २७,
२; -या शां. १५, ३.

पिन्वमान,ना- -नः शांआ. ११, १;
तै. ३, १०, १, ४; ९; १५; तैआ. ५,
८, ४; -नम् शां. ६, ४, १, ८; ७, ४,
१, ९; १४, २, २, २७; तै. ३, १०,
९, १५; -ना शां. ७, २, २, १०;
तै. २, ६, ४, ३; तैआ. १०, ४२, १;
-नाः शां. २६, १४; शांआ. १२,
३; तै. २, ७, १६, ३; ३, ७, ४, १५;
-नायै तै. ३, १, ४, ४; -ने तैआ.
६, ६, १.

†=पितृयात् तु =अ. ६, १२०, २ । यद् भा. सा. क्यजन्तस्य शतृ रूपमाह तुस्तत्र विचारसहम् । †'पितुः । ध्रवणम्' इति मुपा. अशुद्धः । तु =क्र. १, ९१, २०; य. ३४, २१ । †'तु(तृड-)' इति पाठः साधीयान् स्यात् 'पिन्वत्याय' इति मुपा. अशुद्धः । 'पिन्वत्यथ' इति साधीयान् । अथ च मुपा. स्वराभावो विमृश्यः । †'पिन्वन्ति अपः' इत्येताभ्यां प्रारब्धा क्रू ।

पिन्वित्-तः श. १४, ३, २, २२-
३०.
पिपासत्(√पा)-ते ऐ. ६, ८; गो.
२, ६, ५.
पिपासन्ती-न्तीः गो. २, ५,
१०.
पिपासा-सया ऐ. २, १९; सा. २,
३, ७; -सा ऐ. २, १९; श. १०,
२, ६, १९; १२, २, ३, १२; तैआ.
४, २२, १; -सायै तै. ३, ६,
१६, १.
पिपील-लः तैआ. ६, ४, २.
पिपीलिका-का दै. ३, ९; -काः
तां. ५, ६, १०; -काम्यः ऐआ.
१, ३, ८; २, १, ६; श. १४, ४, २,
९; २९.
पिपीलिका-म(ध्य→)ध्या-ध्याः
दै. ३, १०; -ध्यासु तां. १५,
११, ८.
पिपीषत्(√पा)-ते शां. २३, २;
२८, ७; तै. ३, ७, १०, ६.
पिप्पल-म् श. ३, ७, १, १२^३; १४,
७, १, ४१.
पिप्पलि-लि आ. जैआ. १, ५१७.
पिप्युषी(←पिपीवस्)-म् ऐ. १, २२
पिबत्(√पा)-बन् ऐआ. २, १, ४^५;
तै. १, २, १, ११; तां. २१, ३, ४;
-बता गो. २, २, १७.
पिबन्ती-न्तीः तै. २, ८, १२.
पिव-वत्-वत् ऐ. ३, २९; ४, २९^३;
५, ४; १६; -वान् ऐ. ४, २९; ५,
१६.
पिब्रमा(न→)ना-नाड्डव श. १,
८, १, ७.
पिलिपिला-ला श. १३, २, ६,
१६^३; तै. ३, ९, ५, ३^३.
√पिश, पिशत् श. १४, ९, ४, २०; मं.
१, ४, ६; अपिनट् तै. ३, १२, ९,
५; अपिशात् तै. ३, ६, ३, ४.
पिशात्-शान् तै. ३, १, १, १०.
पिशङ्ग-ङ्गम् दै. २, २; -ङ्गाः तै. ३,

९, ९, ३.
पिशङ्गी-ङ्गी तां. २१, १४, ८.
पिशङ्ग-रूप-पः तै. २, ८, ७, ४.
पिशङ्गा-सदृश-शम् ऐआ. ५,
२, १.
पिशङ्गि(ल→)ला-ला श. १३,
२, ६, १७; ५, २, १८^३; तै. ३, ९, ५,
३^३; -ले श. १३, २, ६, १७.
पिशाच-चः शांआ. १२, ५; -चाः
तैआ. १, २३, ७; जै. ४७; -चान्
जै. ४७; सा. ३, ७, ३; -चभ्यः
तै. ३, ४, ५, १; १६, १.
पिशाची-ची जै. १८०.
पिशाच-वेद-दम्^३, -दात् गो.
१, १, १०.
पिशित-म् ऐ. २, ११.
पिशुन-म् तै. ३, ४, ७, १.
पिशील-ले श. २, ५, ३, ६; का. १,
५, २, ५.
√पिष्, पिन्ष्टि श. १, २, १, २०; का.
२, १, ४, १९; पिन्ष्टि श. १, २, १,
१९; २१; का. २, १, ४, १८;
पिष्मन्ति श. १, २, १, २१; २, ६,
१, ५; का. १, ६, १, ४; २, २, १, ४;
पिष्मन्ति श. १, २, २, ४; पिष् तै. ३,
२, ६, ४; पिष्मन्ते का. २, १, ४, १९.
पिष्व-पन्तः श. १, २, २, ११; का.
२, २, १, ८.
पिष्ट, ष्टा-ष्टम् ऐ. २, ९; श. १,
१, ४, ३; ६, ५, १, ६; -ष्टाः श.
१, २, २, २; का. २, २, १, २;
-ष्टानाम् का. २, १, ३, ८; -ष्टानि
श. १, २, १, २; २१; २, ३, ८; ५,
२, ३, २; का. २, १, ४, १; १९; २,
१, २१; -ष्टाभिः श. १, २, २, २;
का. २, २, १, २.
पिष्ट-त(म→)मा-मया तै. ३,
६, ११, ३; १२, १.
पिष्ट-भाजन-नः गो. २, १, २.
पिष्ट-म(य→)यी-म् सा. २,
५, ४; ३, ६, ११.

पिष्ट-स्वेद-म् सा. २, ५, ४; ३,
६, ११.
पिष्ट्वा श. ६, ६, ४, ९^३; ७, ५, १,
२८; १४, ३, २, २, १९; ९, ३, २, २.
पिष्ट्यमाण-णानाम् श. ५, २, ३, २;
का. २, १, ३, ८.
√पिस्, पिस्वति श. १, ७, ३, १८;
पिस्वति श. ९, ५, १, १७; पिपिसुः
श. ९, ५, १, १७.
पि-हि(त→)ता(←अपि/धा)-ता
शांआ. ८, ९^३.
पि-हिति-त्यै तां. १८, ५, ४; ६; ८;
९; १०; ११.
पीठ-सर्पिन्-र्पिणम् तै. ३, ४, १७, १.
√पीड्, पीडयानि जैउ. १, २, १, ३;
अपीडयत् जैउ. १, २, १, ४; गो.
१, २, २१; अपीळयन् जैउ. ३, ४,
५, २.
पीळयत्-यन् जैउ. १, २, १, ४;
-यन्तः जैउ. ३, ४, ५, ३.
पीळयितुम् जैउ. १, २, १, ४; ३, ४,
५, ३.
पीळयित्वा जैउ. १, २, १, ६.
पीळित-म् जै. ४८; -तेन सा. ३,
६, १०.
पीत्, ता(√पा)-तः ऐ. ५, ३३; गो.
२, ३, ६; -तः इव तैआ. १, ३, ४;
-तस्य शांआ. ६, १९; तैआ. ४,
२१, १; -ता तैआ. १०, ११, २;
-ताः श. ३, २, २, १९^३; ६, १, ७.
पीतका(←कडअ-)र्चिष्-र्चिः तैआ.
१, ९, १.
पीत-त्व-म् प. ४, १.
पीत-वत्-वत् ऐ. ४, ४; ६, १०; गो.
२, २, २०^३; -वान् शां. १५, २.
पीतवती-तीः ऐ. ६, ९; ११;
१२; -तीभिः गो. २, ३, १६; ४,
४; १८; -त्यः ऐ. ४, ६; शां.
१७, ९; ३०, १; गो. २, ५, ५.
पीता(←तडअ-)पीत-तस्य तां. ९,
९, ८.

पीतापीति- -तौ तां. ९,९,८.
 पीति- -तये ऐ. ८, २०; तै. १, २,
 १,१; २,४,३,१३;५,८,५; तैआ.
 ४,४,४; तां. ४,६,१०.
 पीती- -ती तै. ३,१०,१,२.
 पीत्वा ऐ. २,२०; ८,८;२०; शा. १,
 ३,१,२,५;६,३,४;७,१,१८;२,३,
 १,१०; १६; ६,३,७; ३,७,४,४;
 ५,५,४,५; १२,७,३,२०; १३,८,
 ४,९; का. १,३,१,५;९;६,३; तै.
 १,२,१,११;३,२,४; तैआ. २,५,
 १; सा. १,५,१५.
 पीत्वी शा. ४,५,४,१०.
 पीपिवसू(√प्यै)- -वांसम् ऐ.१,२१.
 पीपिहि√प्यै द्र.
 पीतु-दारु- -रु शा. ३,५,२,१५; तां.
 २४,१३,५; -रु: शा.१३,४,४,७.
 पीयूष- -पम् तां. १६,११,८; -पस्य
 तै. २,४,८,२.
 ?पीरुस्तच्छमा जै. २०४.
 √पीळ् √पीङ् द्र.
 पीव(र→)री(√प्यै)- -म् ऐआ. ५,
 २,२; शा. ७,२,२,११.
 पीवस्- -व: तां.४,९,२,१; -व:इव
 ऐ. २,३; -वसा तैआ ६, १,४.
 पीवसु- -सा शां. १८, १३; तै.
 २,८,६,६; -साम् तै.२,८,२,१.
 पीविष्ट- -ष्टा: शा.२,१,१,७; का.
 १,१,१,५.
 पीवो(-सुअन्न)न्न- -न्नान् ऐ. ५,
 १८; तै. २,८,१,१.
 पीवो(-सुऋ)रूप- -पा: ऐ.२,३.
 पीवोपवसन- -नानाम् तै. ३, ६,
 ११,२.
 पुंवत्सा- पुंवचली- -ल- पुंस- द्र.
 पुंस- -सु: ऐ. १,१; ऐआ. १, ४, २;
 शांआ. २,४; शा. १, ९,२, १२;
 ३,५,३,१६; ९,४,१,६; १३,२,
 २,४; तै. ३,१२,६,१; तैआ. १,
 ११,४; तां. ४,२,१८; जै.१४७;

१६८; सा. २,५,१; ६, १३; मं.
 १, १, ३; गो. १, १, २५; -सा
 शांआ. ३,२; शा. ३, २,१, १९;
 २०; १४,९,३,१; -सि शांआ.३,
 २; तै. २,४,६,६; -सु शा. ३,२,
 ४,७; ४,४,२, १४; -से शा. ९,
 ४,१,६; १४,९,४, १९; तै. ३,
 ७,१,९; -मांस: शा. ३, ३, ४,
 ७; ४,५,२,१०; १०,१,१,८; गो.
 १, ३, ७; ९; -मांसम् ऐ. ६,३;
 ऐआ. २,३,८; शा. १,१,१, २०;
 २,५,२,१७; ३,२,१, २१; २२;
 ४,४,२,१६; ९,४,१,६; का. १,
 ५,१,१४; २,१,१, १४; तै. १,२,
 १,१९; ३,३,१,१; मं. १, ४,९;
 सा. २,२,१; -मांसौ शा. १०,१,
 १,८; मं.१,४,८; -मान् ऐ. २,
 ३,५; शां. १४,२; २८,९; शा. १,
 ३,१,९; २,५, २,३६; ४, ५,२,
 १०; ५,१,२, १४; ४,१,२; ५,४,
 ३,५; १०, ५,१, ३; १२, ७,२,
 १२; का. १, ५,१, ३२; २,२,४,
 ६; तै. १,३,३,४; ८, ५,४; २,४,
 ६,६; ३,३,४; ८, १३,३; तैआ.
 १,११, ४; १२, १; जै. १११;
 जैड. १,१६,१,८; १७,१,३; २,
 २; १८,२,२; ४,११,१, ११; प.१,
 २; मं.१,४,८; ९; ५,७; -मांसन्
 प. १,२.
 पुंवत्सा- -त्सा शा. ११, ३,
 २,१.
 पुंश्रली- -लीम् तां. ८, १, १०;
 -ल्या: शां. २७,११.
 पुंश्रल- -लम् तै. ३, ४,१,१; १५,
 १; जै. १६५; -त्वाम् तै. ३,८,
 ४,२.
 पुंस्कृत्य शा. ४,५,२,१०.
 पुत्रामन्- -मानि शा. १०, ५,
 १,२.
 पुत्राङ्गी- -म्य: शा.१०,५,१,२.

पुच्छ- -च्छम् ऐआ.१,४,२; २,३,४;
 ५,१,२; २,२; शां. ५,१; शा. ६,
 ७,२,६; ७,१,२, १३; ८,२,४,
 १७; १८; ७,२,१३; ३,५; ९,१,२,
 २९; ३०; ३९; ३,२,१९; १०, १,
 २,७; २,२,८; ३,११; ४, ५, २;
 ५,५,३; ६,५,३; १३,२,३,१; ८,
 ३,९; ४,६; तै. १, २,६,७; ३,८,
 २२,२; १०,४,१; ११,७,१; १०,
 ३; ४; तैआ.४,१९,१; ८,१,१; २,
 १; ३, १; ४,१; ५,१; तां. ५, १,
 १६; १८; २,१; ३; ४,२; १६,११,
 ११; २०,१६,२-४; २१, १५,२;
 २२, ५,२; ९; ७,१; ८; आ. २,
 २३,९; जैड. ३, १, ३, २; सा.
 ३,७, १०; मं. १, ५,७; गो. २,
 १, १९; -च्छस्य आ. ५, १, २;
 शा. ७,३,२, १०; ९,३,४, १४;
 १०, २,१,४; तैआ. २, १९, १;
 तां. ५, ६, ४; -च्छात् शा. ८, ६,
 ३,११; १०, २,१, ९; -च्छे शा.
 १०,२,२,८; ३,११; १४; १३,२,
 २,९; तै. ३, ८, २३,३; -च्छेन
 ऐआ. १,४,२; तां. ५, १,१७;
 ६,२; ७.
 पुच्छ-काण्ड- -म् शा. ४,५,७,५.
 पुच्छ-सन्धि- -न्धिम् शा. ७, ३, १,
 २२; -न्धौ शा. ८,६,३,११.
 पुञ्जिक-स्यला- -ला शा.८,६,१,१६.
 पुण्डरि-ञ्जजा- -म् तै. १, ८,
 २,१.
 पुण्डरीक- -क: तै. ३, १०, १, ४;
 -कम् शा. ५,४, ५,६-१२; १४,
 ५,३,१०; तै. १, ८,२, १; तैआ.
 १०,३; तां. १८,९,६; गो. १,१,
 ३९; -काणि शा.५,४,५,१३; १४.
 पुण्ड्र- -ण्ड्रा: ऐ ७,१८.
 पुण्य,ण्या- -ण्य: शा. १४, ६, २,
 १४; ७, २,६; तै. १, ८, ७, २;
 तैआ. १,३,२,३; २,१२,१; ५,७,

७,८,४; तां. ११,५,११; १८,८,६; ९,२,१; जै. १,१,४,३; गो. १, २,२; -ण्यम् ऐआ. २,१,७; श. २,२,४,१४; ५,२,८; १४,४,२, २८; ३,२९; ७,१,१७; का. १,२, ४,१०; ५,१,६; तै. १,५,२,१; ३,१,२; ३,१,१,९; २,६:७; ५, ७: २,३,७; ३,१०,२; तैआ. १, २,४: १२,३,४; १९,११,११; जै. १४; आ. १; जै. १, ३, ४,३; १८,५,१; २, २,१,६; सा. ३,३, ५; घ. २,३; गो. १, २,२; ५; -ण्यस्य तै. ३, ८, २,१; तैआ. १,१०,७; १०,९,१; -ण्या ऐ. २, ४०; श. ३, २,२,१५; घ. २,३; गो. १, २,४; -ण्या: श. ४, ५, ४,१; ८,४,४,८; ११; ५, ४,३; १३,५,४,३; तै. २, १,३,६; तां. ७,८,१५; घ. २, २; ३; -ण्यान् तां. १९,१०,४:११,८; -ण्यानाम् श. ४, ५,४, १; -ण्यानि तै. १, ५,३,४; -ण्याभि: श. ११, ५, ६,४-८; -ण्याम् ऐ. २, ४०; तै. ३,१,२, ५; ८,१, २; गो. १, १,३८; -ण्याय ऐआ. २, १,७; तै. १, २,१,२०; ३, ७,६, १५; १६; जै. १, ३, ४, ३; -ण्ये शांआ. ४, ३; तै. ३, ३, १०,२; -ण्येन श. १३, ५,४,३; १४,६, २,१४; ७,१,२,२: २,६; तै. ३,८, २०,१; -ण्येभ्य: ऐआ. २, ५,१: -ण्यौ तै. २,१,२,९.

पुण्य-कृत- -कृत श. १४,७,२,१२; जै. १०३; जै. १,१,५,१; -कृत: श. ६, ५,४, ८; तैआ. १,८,५.

पुण्य-कृत- -तान् तैआ. १०, १, १४.

पुण्य-कृत(त्य-) -त्या-त्यायाम् श. १,६,१,८; -त्यायै जै. १,९,३,४.

पुण्य-केश- -श: जै. १३५.

पुण्य-गन्धि- -न्धि: गो. १,२,२.

पुण्य-जन्मन्- -न्म तैआ. ५, १,२.

पुण्य-नामन्- -म तै. ३,८,१,२.

पुण्य-पाप- -पानाम् तैआ. १,८४.

पुण्य-लक्ष्मीक- -क: श. ८, ४, ४, ११; ५,४,३.

पुण्य-लोक- -क: तां. १२,११,१२; -कै श. ३,६,२,१५.

पुण्यलोकत्व- -त्वा श. २, २, ३,६; का. १,२,२,४.

पुण्य-सम- -म् गो. २,४,९.

पुण्याति- -म् तैआ. ५,११,२.

पुण्याहन्- -नी तां. १८,११,८.

पुण्याह- -हे श. १४,९,३,१; तै. १,५,२,१; ९:८,१०,२; -हेन श. २,१,२,१९.

पुत्र- -न् गो. १,१,२.

पुत्र- -०त्र शांआ. ४, ११; ७,१४; श. ११, ४, १,३-७; मं. १, ५, १५; १८; -त्र: ऐ. २,१९; ३,२१; ७,१३; १४; १७: ८,२०: २४; ऐआ. ३, १,१,५; ६; शां. १२, ३,३०,५; शांआ. ३,१:४,१५; ७, २; १४; १६; १७; श. १, ४,२,४; ५,१,१०; ६,३,१; ९,३, २१; २,३,३,५,६; ४,४१; ३, ३,१,१२; ४,१,२५; ५,२,१,१८; १९; ४,२,८; ९: ३, २०; २१; ५, ४,२: ६,१,२,२६; २७; ४,२,३; ५,३,५: ६,२,१४; ७,३,१,३०; ८,६,२,३; ९,१,१,२२; ११,४, १,८; ५,१, ११; ३,८; ६,२, १०; १२, ४,३,१; ५, २, १५; ७,३, २१; ९,२,४; १३,५, ४,४; १४, ४,३,२५; २६; ६,१०,१५; ९,४, १३-१५; १७; २९; का. १, ४,१, ३०; तै. १, २,१,२०; ६,३,१; ७,२,७,४; ५,२,२; ८,७; ७,१५, १; ३,५,७, २; ७,७,१०; १२,४; ८,४, १०; ९, २२,२; ११,८,१; ९,५; १२,३,१; तैआ. १, १०,१; ४; ६; १३,२: ४,५,२; ६,१,४; तां.

७,६,६; ९,४; ११,६,५; १२,१, ५; ७,७; १३, १,९; ७,२; ७; १५, १०,६; १२, २; १७,१,१३; जै. ११५; १५१: १५९; १६३; १८६; २०४; जै. १,१३, २,४; ६; २, २,३,२; ४,१०; ३,२,५, १२: ६, २,३; मं. १,५,१२; २,२, १२; ४, ६; गो. १, १, २; २५; २, ८: १०; ३, ६; ८; १३; ४,१७; २, ६, १३; -त्रम् ऐ. २, ७; ७, १३; १४: १५; १७; शांआ. ३, १; ४, १५; श. १,६,३,६; ३,३,१,१२; ५,२,१,१८; १९: ३,३, १२; ४, २,३; ९; ३,२०; २१; ५,४,७,६; १,२,१३; ५,१, ११; ८,२,३; ७,१,१,४३; ८,१,३,५; ९,२, ३,५०; ८, ३,६; ११,१,६, १८; ५,१,३; १३, ८,४,९; १४, ४,३, २५; २६; तै. १,२,१,११; ५,९, १; १०,७; २,१,८,३; ८, ९,७; तैआ. २,५,१; ६,२; ६,७,१; तां. ६,६,२; ३; १२,१०,१४; जै. ६१; ८७; १०२: १५१; १६३; १८६; १८७; १९८; जैआ. १, ४४६; मं. १,४,९; गो. १,१, २३; २, १८: ३,२३; -त्रम् इव श. ५, ५, ४, २६; तै. १, ४, २,१; -त्रस्य ऐ. ७,१३; ऐआ. २,१,८; ३,१,१; शांआ. ४,११: १५; ७,२; श. १, ९,३,२१; २,३,४, ४१; ६,१,३, ९; का. १,४, १, ३०; तां. १३, ७,२; १५,१०,६; १२,२; जै. ४४; १५१; गो. १,१, २; -त्रा: ऐ. ७,१८; तै. २,८,२,३; -त्रा: ऐ. ३, ३७; ५,१४; ७,१५; १८; ऐआ. २, १,८; श. ३, १,३, ३; ६,३,१, १७; ८,४,१,४: १२,२,३,४; ५, २,८; १३,४,२, ५; १४, ५,४, ५; ७,३,६; तै. २, ८,२,१; २; ५, ७; तां. ७, ९, १; १८, १, ३; जै. १६८; १८६; जै.

२,२,४,१२;३,३, १०; ४,१, २;
 मं. २,४,६; गो. १,३,६;४,१७;
 -त्रागाम् ऐ. ७, १७; श. ६, १,
 २,१३; १४,५,४,५; ७,३,६; तै.
 २,३,११,४; तां. १६, ४,४; जै.
 १४४; जैड. १, १७, ३,२; १६,
 २,५; गो. २, ३, ९; -त्रात् श.
 १४,४,२,१९; -त्रान् ऐ. ६,३,३;
 ७,१०; १७; १८; शां. ३०, ५;
 श. १२,२,२,४; तैआ. १, २७,
 ६; तां. ७,९,११; ८,१,४; १३,
 ४,१७; २४,१८,५; २५,१६,३;
 जै. १८६; जैड. २, २, ३; १२;
 सा. २,८,१; ३;४; ३,२,५; ९;
 मं. १,१,७; १२; २,१९; गो. १,
 ४,१७; २,६,१३; -त्राय ऐ. ८,
 २४; श. १, ६,२, ४; २, ३,४,
 ३०; ३,३,४, २४; ८, २,१, ६;
 १४,९,४,१९; का. १,४,१, २२;
 तै. २,४,५,५; ३,७,१,९; तैआ.
 १,२९,१; मं. २, ४, ६; गो. २,
 ३,२,३; -त्रासः श. २, ३, ३,६;
 ४,३,७; ३,१,३,२; का. १, ४,१,
 २६; तैआ. १, १३,२; तां. २४,
 १२,६; गो. १, ४, १७; -त्रे ऐ.
 ७,१३; जै. १०७; -त्रेण ऐ. ७,
 १३; ऐआ. १, ४, २; ३, १,१;
 शांआ. ७,२; श. ४, १, ५, ३;
 १४,४,३,२४; २६; तै. ३, १२,
 ९,७; तैआ. १, १०, ७; -त्रेभ्यः
 श. ६,५,२,२१; तै. ३, ७, ६,
 २२; -त्रेषु श. ८, ४,१,४; -त्रैः
 श. ८,६,३,१९; तै. २, ८,५,३;
 तैआ. १,१३,३; प. १,६; ४,१;
 -त्री जै. ४४;६१;१७६.
 पुत्रक,का- -ोक ऐ. ५,१४; श.
 ११, ६, १,२; जै. १४३; १५९;
 २०५; -का जै. २०५; -काः
 ऐ.६,३,३; शां. ३०,५; तां. १३,
 ३,२४; गो. २,६,१३.
 पुत्र-काम,मा- -मा तै. १, १,

९,१: -मा: ऐ. ७,१८.
 पुत्र-कथ- थेषु ऐ. १, ९.
 पुत्र-ता- -म् ऐ. ७,१७.
 पुत्र-त्व- -त्वम् गो. १, १, २;
 -त्वाय तैआ. १, २,१,१.
 पुत्र-नष्ट- -सारः ऐ. ३,४८.
 पुत्रे-नामन्- -मा शांआ.४,११;
 श. १४,९,४,२६.
 पुत्र-पशु- -शुभिः गो.१,१,१३;
 १४;३, २;३; -शून् श. १४, ९,
 ४,११; -शूताम् गो. १,१, १३;
 १४;३,२;३.
 पुत्र-पौत्रक- -कान् तैआ.१,२७,६.
 पुत्र-मय- -यः श.१४,६,९,१८.
 पुत्र-व(त्→)ती- -ती श.१४,१,
 ३,२०; तैआ. ४,५,३.
 पुत्रवत्त्व- -त्वाय तैआ. १, १,
 २;२१,२.
 पुत्र-वासस्- -सा मं. २,८,१.
 पुत्र-हत्त- -त्तः तां. ४,७, ३; ८,
 २,४;१९,३,८;२१,११,२.
 पुत्र-हुत्त- -त्तः प. ४,१.
 पुत्रिन्- -त्रिणः ऐ. ७,१३; -त्री
 ऐआ. ३, २,१,२; शांआ. ८, १;
 २; श. १४, १,३,२०; जैड. २,
 १,२,६.
 पुत्रीय- -याणाम् सा. २,८,१.
 पुत्रै(-त्रऽए-)पणा- -णा, -णायाः
 श. १४,६,४,१;७,२,२६.
 पुत्र्य- -म् शांआ.४,८;१०;आ.१;
 प. २,७.
 पुत्र्य-पद्म(व्य→)व्या- -व्या सं.
 १.
 पुनर् ऐ. १,३;२७;३,११;२५; २६;
 ३२;३४; ४,६; ५,४;६; १०;
 १२;१४;१६; १८-२०; ६,३२;
 ३४; ७,१३; १४; १७; २१;
 २२;८,५;७;१०; २५;२८; ऐआ.
 २,१,४;५,१;५,१,४; शां. १,३;
 ४;२,१;३,८;४,३; ९,६; १०,
 १;३;१२,१; २०,३; २१, १;३;

२५,१५;२६,१;५; १३; शांआ.
 २,२;१०; १४; ४,१२;१३; ११,
 १; श. १,१,१,६; २,२०; ४,९;
 ११; २,२,४; ६; ४,८; ९; ११;
 १२;१३;५,१६; १८;५, १,२०;
 २,९;३,१४;१६; २४;२५;६,४,
 ८;१७;२०; ७,३,६; ७,४, २०;
 ८,१,२५;२, २;३, २७; ९,१,
 २९;३,२३; २,१,३,१; ४, २३;
 २,२,१५;३,३;४,१२; ३,१,१३;
 ३,६;४,२;२०; ४,२, २४; ४,
 ४;५,१,२; ११; १८;३,१७; ६,
 १,२; ३; १३; १५; ३९; ४०;
 ४१;२,११;१५; १८; ३,१२;
 १३; ३,२,१, ३८;२, १२;१४;
 २१; २२; २३; २९; ४, १७;
 २०;४,३,१;१६;१९;५,३, १०;
 ८,१,५;७;१५; २, १८; ४, १८;
 ५,११; ९, १,३; ४;७; ८; १०;
 ११;१३; १५; १७; १९; २,१४;
 ३,१०;४,१,१,१७; १८; २,४;
 २५; २६; ३, ३; १४; १९; ५,
 १०;२,१, ५; २९; ३१;३, १८;
 ४,१०;५,८; ११; ३,१, २६;४,
 २२;५,१२; १४;२१; ४,२,८;४,
 ४;९;५,२३;५,१,१३; १४;१६;
 २,३;१०;५, २; ३;८; ८, ७;
 ८;९;१०,६;७; ६,३,१;५,१,२,
 १८;५, १०; २,३,४; ८;४, २०;
 ३,२,४;४,९;५,२५; ४,२,९; ३,
 २;११;५,२, २;४; ५,१२; ६,६,
 ४,९;१२; ७,३,६; ९;८, २,४;
 ६;७,१,१,३०; ३,२, १९;८,६,
 १,१६;३, १३;१७; २२;७, ३,
 ४;९,१,१,३९;२,१२; ४,२,२१;
 २२; ५, १, १९; २०; २१;
 २३-२६;२, १३; १०, ३, ३,६;
 ८;४,२,३;३,१०;६,५,८; ११,
 २,४,१०;४,१,५,६;७; १२;१४;
 १५; २, १६; ३, ४; ७-१७;
 ५, १,२; ४; ७;९;१३;३, ११;

१२; ९, १२; ६, २, ४; ७, ४, ३;
 १२, ३, ५, २; ४, ४, ४; ५, २, १५; ७,
 १, १४; ३, ९; १०; ८, १, १; १२; १;
 २, १; २; ९, ३, १३; १३, १, ३, ४;
 २, ६, २; ११; ७, १५; ८, ४; १४, १,
 ३, ३२; ६, ९, ३३; ३४; ७, १, १२;
 १७; ४०; ४१; २, ८; ९, १, २; १८;
 ४, ५; का. १, १, ४, २३; २, ३, २;
 ४, ९; ३, ३, २०; ४, २; ४, १, १;
 १५; २, ३; ७; ३, २; १५; ५, २,
 १६; ६, १, २; १०; ११; २६; २७;
 २, ६; ७; २, १, ५, २, १५; ३, १३;
 १५; २, २, ६; ७; ३, १५; १७;
 तै. १, १, ५, ५; ८; ६, २, ९, ७; १०,
 ६; ३, १०, १; २; १०; ४, २, ४; ३,
 ४; ५; ४, ३; ६, ७; ७, २; ७, ५, २, ३;
 ६, १, ४; ३, १, ४, १; ७, २; ८, ७, ९,
 ९; १०, ५; २, १, २, ५; २, ८, ७, ३,
 २, २; ५, ३, १; ८, ८; ७, १२, २, ८,
 २, ४; ९, ३; ३, १, १, ४; ३, ११, ४;
 ७, २, २-४; ५; ४, १०; १६; ५, ६;
 १०, ६; ११, २, ९, ४, ४; ५, ४; ६, ३;
 ८, १; १८, १; २; १०, ४, ९; तैआ.
 १, ८, ६; ३०, १; ३२, १; २, ५, १;
 ३; ३, १२, २; १४, १; १५, २; ४,
 २०, २; ५, ४, १, २; ९, ६; ११; ६, २,
 १; ३, २; ४, १; २; ९, १; १०, १; ११,
 २; ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; १०,
 १, १२; तां. १, ५, १७; १८; ४, १,
 ९; ११; १३; ३, ४; १०; १३; ६, १७;
 ५, ६, ७; ७, ६; ६, ५, १०; १२;
 ७, १३; ८, १३; ७, २, ६; ५, २; ८,
 १, ५, ९, १, ५; २, ९; ५, १२; ६, ८;
 ८, ११; ९, १५; १०, १; ३; १२, १३,
 ५; १४, ९, ३; १६, ८, २, २; १७,
 १, १३; १८, ११, १; १९, १२, ८;
 २१, ३, ६; २३, ४, ७; ७, ६; २५,
 ८, ४; जै. ५; १९; ३४; ३७; ४२;
 ४४; ५३; ६०; ७३; ८०; ८६; ८७;

९७; १०१; १०२; ११५; ११६;
 १२७; १३०; १३६; १४१; १४९;
 १६४; १६६; १७६; १७७; १८२;
 १९०; १९४; २००; २०३; जैउ.
 १, ४, २, ३; ४; ६, २, १०; ११;
 ३, १; १२, ५, १; १४, ४, २; ३,
 ४, १, ७; ८; ५, १, ७; ८; १५; १६;
 २, ९; १०; १३; १४; ३, ३; ४; ७;
 ४, ३; ४; ७; ८; ५, ३; ४; ७; ८; ६,
 ३; ४; ७; ८; ७, ३; ४; ८, ७; ८; १६;
 १७; ९, ४; ५; ४, ६, १, ८; २, ६;
 आ. १; सा. २, १, ८; २, १; ४, ६;
 ७; ३, ३, ५; ७, ९; ८, १; मं. १, ५,
 ७; ६, ३३; ३, ४; २, ३, १७; ४, ६;
 ५, १०; ष. १, ६; दै. २, २; ३;
 गो. १, २, ६; ७; ३, ७, ९; २, २,
 १६; ३, १८; ४, १२; ५, २; ६, ११;
 पुनःऽपुनः शां. २, ६; १७, ८; २१,
 ६; २३, ५; शांआ. ११, ८; श.
 २, ३, ३, ८; ८, ७, २, ५; १०, ४, ३,
 १०; १२, २, ३, १३; ४, ३, २; ८, २,
 ३०; १३, ४, ३, १५; १४, १, ४,
 १०; ४, ३, ७, ९, १, २; का. १, ३, २,
 १०; तै. ३, १, १, ४; ८, ६, ५; तैआ.
 १०, १, १२; तां. ६, ८, १६; जैउ.
 ४, ८, ४, ५; ७; ष. ३, १; गो. १,
 ४, १६; २, ५, ५; पुनःऽइव श. ११,
 ४, १, ६; १४;
 पुनःकर्मन्-मै शां. १, ५.
 पुनःकाम-मस्य शां. १, ३.
 पुनःपद, दा-दम् ऐ. १, ११; शां.
 २३, ६; गो. २, ६, ११; -दा तां.
 १४, १०, ३; १७, १, १३; -दा:
 शां. २३, ४; ६.
 पुनःप्रयोग-गःइव का. १, ६, ३, ८.
 पुनःप्रयोग-रूप-वःऽइव श. २, ६,
 ३, १२.
 पुनःप्रायणीय-म् ऐ. ५, ४; शां.
 २१, २; २२, ८; ९; २६, ८.

पुनःसंस्कृत-तः शां. १, ५.
 पुनरभिषेक-कस्य ऐ. ८, ५;
 -केण ऐ. ८, ९.
 पुनरभ्याकारम्(णमुल्) ऐ. ३, ५;
 गो. २, ३, १.
 पुनरभ्यावर्तम्(णमुल्) तां. ५, १,
 ७; ६, ८, १३; १६; ७, २, ६; १६, ४,
 ११.
 पुनरभ्यावृत्त-तः शां. १०, १.
 पुनरसु-सुः श. १, ५, ३, १४; तै.
 २, ५, ७, ३.
 पुनराग्रन्थम्(णमुल्) ऐ. ५, १५.
 पुनराजाति-म् गो. १, १, १५; ३,
 २२.
 पुनरादायम्(णमुल्) ऐ. ३, १७;
 शां. १५, २; ४; १७, ६; १८, २;
 तां. ९, १, १६; १९; ष. ३, १;
 गो. २, ३, २०; ५, ३.
 पुनरादि-दीनि तां. ९, २, ४; १६;
 १९.
 पुनराधेय-यः १, ३, १, ५; गो. २,
 ४, ९; -यम् शां. २, ६; श. २,
 १, २, १०; २, ३, ४; ५; का. १, १,
 २, ७; २, ३, ३; ४; -यस्य
 शां. १८, १४; तै. १, ३, १, ५;
 -ये तै. १, ३, १, २.
 पुनरारम्भ-भ्यः शां. २२, ७.
 पुनरावृत्त-म् ऐ. ५, १, २; १२; १५;
 २०; गो. २, ६, ११.
 पुनरीळ-म् जैआ. १, ४०२.
 पुनरुत्स्यूत-तः शां. १, ५.
 पुनरुपनयन-म् गो. १, १, २५.
 पुनर्जन्मन्-न्मनः सा. ३, ८, ५.
 १पुनर्णा(←र्न)व-वान् श. ११,
 ७, १, २.
 २पुनर्णव-वः तै. ३, ११, १०, ४;
 -वाः तां. ६, २, ३.
 पुनर्णव-ता-म् श. ११, ७,
 १, २.

॥ 'पुनर्जावातवे' इति पदैकं कुर्वाणो । सा. Mtw. च चिन्त्यो । † मुपा. खराभावचिन्त्यः । ‡ प्रशंसायां रूपप् पा. ५, ३, ६६ द्र. । §अथवा 'पुनः' इति प्रथक् पदम् । 'पुनरारम्भ्य-' इति आन.मुपा. अपपाठः ।

पुनर्त्ता(-रु/१दा)- -र्त्ता तां.
६,५,१२.

पुनर्दत्त- -त्तः शांआ. ८,८.

पुनर्दोह(-रु/दुह)- -हाय तै. ३,
७,४,१७.

पुनर्निग्रन्थम्(णमुल्) ऐ. ५, १५.

पुनर्नित्तु- -म् जै. ८०.

पुनर्नित्तु-छन्दस्- -न्दः जै. ८०.

पुनर्नित्तु(√वृत्)- -म् ऐ. ५, १; २;
१२:१५; २०.

पुनर्नित्तु(√वृत्)- -म् गो. २, ६, ११

पुनर्भक्ष्य- -क्ष्यः तै. ३, २, ३, ११.

पुनर्भव(√भू)- -वः ऐआ. ५, १, १.

पुनर्भू- -भूः ऐआ. ५, १, १;

-भूम सा. ३, ८, २.

पुनर्भव- -वः तै. ३, ५, ७, २.

पुनर्मृत्यु- -त्युः शां. २५, १; जै. ३,

३, ६, ७, ७; -त्युना जै. ३, ६,

७, ८; -त्युम् शां. २५, १; शांआ.

१३, १; श. २, ३, ३, ९; १०, १, ४,

१४; २, ६, १९; ५, १, ४;

६, १, ४-९; ११; ५, ८; ११, ५,

६, ९; १२, ३, ४, ११; ९, ३, ११;

१२; १४, ४, ३, ६; ६, २, १०; ३, २;

तै. ३, १०, १०, ५; ११, ८, ५; ६;

तैआ. २, १४, १; १९, १; जै. ६;

जै. ३, ६, ७, ८; ४, १२, २, ६;

गो. १, १, १५; ३, २२; -त्योः तै.

३, ११, ८, ५.

पुनर्यज्ञ- -ज्ञः शां. ३, ८; श. ४, ५,

१०, ६; ७; ८, ६, ३, १६; ९, ५, १,

६१; १२, ९, ३, १०; प. २, ९;

-ज्ञम् शा. ८, ६, ३, १६; ९, ५, १,

६१.

पुनर्यामन्- -माणि शां. १२, ७.

पुनर्युवन्- -वा जै. १८६; -वाणम्

श. ४, १, ५, १०; ११; -वानम्

तां. १४, ६, १०; जै. १८६.

पुनर्युवन्-ता- -तायै जै. १८६.

पुनर्वचन- -नेन शां. २६, ५.

पुनर्वाच्य- -च्यः शां. २६, ५.

पुनर्वत्- -त् ऐ. ५, १८; १९.

पुनर्वसु- -सवे सा. १, २, ५;

-सुभ्याम् शां. १, ३; तै. ३, १, ४,

५; -सू शां. १, ३; तै. १, ५,

१, १; ३, १, १, ४; -स्वोः शां. १,

३; श. २, १, २, १०; का. १, १,

२, ७; तै. १, १, २, ३.

पुनर्हविस्- -विः श. ४, २, ३, १५;

१६; १७; १८; -विषम् शां. ८, ७.

पुनर्होम- -मात् शां. २, ४.

पुनर्द्विति- -तिः श. ८, ६, ३, १३;

१७; १०, ४, ३, १८; -तिम् श.

८, ६, ३, ८; १०; १३; १४-१७;

९, ५, १, ६१.

पुनस्तति- -तिः शां. २६, ८;

-तौ शां. २६, १५.

पुनस्तोम- -मः तां. १९, ४, १; जै.

१३०.

पुनस्तोम-त्ता- -ता जै. १३०.

पुनस्संभृति- -तिः जै. ३, ५, ८, १४.

पुर्- → पुरः ऐ. १, २५; २, ११;

ऐआ. २, ५, १; शां. ८, ८; १०, ३;

शांआ. १२, २; श. ३, ४, ४, ३;

४; ५; ६; १६; ६, ३, ३, २५; १०,

२, ५, १; १४, ५, ५, १८; तै.

२, ४, ७, ६; ८, ४, ४; तैआ. १, १२,

५; तां. १२, ३, १४; गो. २, २,

७; पुरः श. ११, १, १, ३; तैआ.

३, १२, २; पुरम् श. ३, ४, ४, ४;

२१; ६, ३, ३, २४; २५; ४, ४,

१९; ७, ४, १, १३; ११, १, १, २;

३; १४, १, २, १६; तै. १, ७, ७, ५;

तैआ. १, २७, १; ३; पुराम् ऐ. ८,

१२; श. ६, ३, ३, २५; तां. १४,

१२, ३; जै. २०३; २०४; सा. १,

४, १४; पुरि श. ७, ५, १, २१;

१३, ६, ३, १; गो. १, १, ३९;

पुरोः तैआ. १०, २९, १; पूः श.

७, ५, १, २१; १३, ६, २, १; तै.

१, ७, ७, ५; २, ८, २, ५; तैआ.

१, २७, ३; १०, १, १६;

पूर्भिः तैआ. ४, ७, ५; पूर्व श. १४,

५, ५, १८.

पुरन्दर(-रम्/दृ)- -रः तै. २,

६, ७, २; ८, २; -रम् श. ६, ४, २,

३; -राय तै. ३, १, २, २.

पुरन्धि(-रम्/धा)- -न्धिः श. ८,

२, १, ५; १५; १३, १, ९, ६; तै. ३,

८, १३, २; मं. १, २, १६; -न्धिमू तै.

२, ४, १, ४; ८, ६, ३; -न्ध्या ऐ.

८, ११; शां. २३, ३; तां. १२, ४,

४; -न्ध्याम् जै. ८५.

पुरि-शय(√शी)- -यः श. १४,

५, ५, १८; -यम् गो. १, १, ३९.

पूर्भिद्- -त्, द् ऐ. ६, १८; १९;

गो. २, ४, २; ६, १.

पुर- -राणि ऐ. ८, २७.

पुरी- -म् तैआ. १, २७, ३.

पुर-मध्य-सस्थ- -म् तैआ. १०,

१०, ३.

पुरी-तत्- -तत् श. ८, ५, ४, ६;

-तत्तम् शांआ. ६, १९; श. १४, ५,

१, २१; -तत्ता श. ८, ५, ४, ६;

-तत्ति श. १४, ५, १, २१.

पुरस्(ः) ऐ. १, ७; २३; २, २३; ७,

१८; ८, २४; श. १, ६, २, ५; २, १,

२, ४; ४, २९; ३, ६, ३, १२; ४, १,

४, ४; ३, ४, १३; ६, ७, २०; ६, ३,

३, १; ७, ३, १, ३; ८, १, १, ४;

४, २; ६, १, १६; ९, २, ३,

२५; ४०; १०, ३, ५, ३; ७; ११, १,

१, ३; का. १, १, ४, २६; २, २, १,

१८; तै. १, १, ७, १; २, १, २२;

† एकत्र शं. तु (बृ. ० २, ५, ८१) 'पुरः = पुरस्तात्' इत्याह । ॥ सा. त्वेत्द् व्याचक्षणः 'पुरं । घ्या (कि. = चिन्तय)' इति पदद्वयं मेने, तथैव च ऐपस्. । तच्चिन्त्यं वाहृच(क्र. ९, ११०, ३) विरोधात् । † 'पु' इति सुपा-स्वरविचन्त्यः ।

२, ४, १, ६; ७, ४; ३, ७, ११, ४;
तैआ. ५, ७, ८; ८, २; १०, ४; ६, १,
१: १०, १, ९; तां. ८, ५, २; १२,
१०, १९; १६, ११, ६; जै. ८६;
१२५; १८०: पुरःसद्द्व ए. २, ११;
शा. ४, ६, ७, ४; २०.

पुरःसद्-सदः शा. ७, २, ४, ६;
-सद्भ्यः शा. ५, २, ४, ५.

पुरःसवन- न्ने गो. १, ५, २२.

पुरःउणिगानुष्टुम्- प् तां. ८, ८,
२६.

पुरःपुत्र- ता ऐ. १, १३: शां. ७,
१०; शा. ३, ७, ४, १०; १०, ३, ५,
८; १४, ४, १, १९; तै. २, ४, ८, १:
५, ५, २; ७, ३: ८, ९, ९:
-तारः शा. ९, २, १, १५; तां. १८,
८, १७; -तारम् ऐ. ४, २०; तै.
२, ४, ६, ७; -त्रा ऐ. ७, १८.

पुरश्चर- ंरः तैआ. ४, ३, ३: ७, ३,
९; -रम् तै. २, ५, १, २.

पुरश्चरण- णम् शा. ४, ६, ७, ४;
२०: २१: -णे शा. ६, ६, १, ५;
१२, ३, ५, २.

पुरश्चरण-तस्(ः) शा. ४, ४, १, ११:
६, २, १.

पुरस्कृत्य ऐ. ७, १२; शा. १, २, ५, ३;
१०, ३, ५, ३: का. २, २, ३, ३.

पुरस्तात् ऐ. १, १९; ३०; २, २:
६: ११; २७; ३३: ३६; ३,
१०; ११; १२; २९;
४१; ४७; ४८; ४, २३; २६;
२९; ३०; ५, १०: ६, ४; २०:
२१-२३; २६; २७; ३०; ७, ११;
२१: २३; ३२; ८, १; ४, ५; ७; १३;
१८: ऐआ. १, २, ४; ३, २; ५, ३:
५, १, २; ३: शां. ३, १; २;
३, ५; ८: ४, २; ५, २; ५; ६, १; ७,
८; ८, ४; ९, १; १०, २; ४; ६; ११,
२; ८; १४, १; ४; १८, १; ३; ११;
१९, २; २४, ३; २७, २; शांआ.
१, १: २, १; १६; ४, १; २: ९, ७:

शा. १, २, १, ११: ५, ७; ९; १६; २, ३,
५; ४, ८; ४, १, २: ३७; ६, १, ११;
१२; १४-१६: २, ६; ३, १९; ३८:
३९; ४, ५; १३; १५: १९; ७, १, ८:
२, १२; ४, १२; ८, १, १३; ३९; ९,
२, १२; २, १, ४, ५: १६: १८; २८:
२, ३, ८; ४, २, ७; ५, १, ९; ६, १,
११; १८; २४; ४२: ३, ११; ३, १, १,
३: ६: २, ४, ११; ३, ४, ८; ५, १,
१०; २०; २८; २, ४; ६, २, २१; ३,
११; ७, १, ३; ९; १०; २७; ८, १,
९; १४; ४, ९; ९, १, १६; २, १६:
४, १, ५, १६; २, १, १८; २४; ४,
१; ५, ६; ४, १, १; ६, ९, १०; १५; ५,
१, १, १४: ३, ५, ६; ७; ८; २३; २४;
४, २, १; ६, २, १, १४: १५; २४: २,
१३; २७; ३, १, ६; ७; २, १; १०; ४,
४, १; ११; ५, ३, ४; ६, १, ६; ४, ८:
७, ४, २; १२; १३; ८, १, ५; ७, १,
१, १८; ३१; २, २, २; ४; ७; १८:
३, ६; ७; ४, ७; १९; ३, १, २०:
२, १०; १७; ४, १, ४; ५; १४;
२४: ३५; २, ३६; ३७; ५, १, ६;
७; २८; २, ४; ५; ७; ८, १,
१, १; ४: ६; ३, ३; ६; ८;
४, ३; २, ९; ४, १७; १८; ३, १,
११; २, ६; १४; ४, २; ४; १२;
१४; ४, १, ९; ४, १; ११; ५, १,
८; ९; १४; १७; २, ७; ११; ६,
१, ५; १६; २३; २, ६; ८; ३, ३;
७, १, ९; १७; २, १५; ४, ८; १०;
९, १, १, १५; २५; २, १५; २, १,
१३; २, १; ४; ३, ११; १२; ३५;
४७: ३, १, २: ४, १८; ४, ४, १;
११; ५, १, ३६; १०, १, १, १; ४;
५, ३; २, १, ५; ७; ३, २: ४; १०;
६, ४, १; ११, १, १, ४; ३, २; २, ५,
३; ४, १, ४: १०; १६; ५, ४, १४;
१२, २, ३, ४; ७; ८; ३, ५, १२;
१३; ४, ४, ७; ८, ३, १७; १९;
१३, १, ३, ७; २, २, ३; १०; ४, १,

४; १३; ४, २, ४; ५; ३, १; ५; ५, १,
१७; १८; ६, १, ४; ५; ८, १, ९; ३,
९; ४, १; १४, १, ३, ३; १९; ३, १,
२०; का. १, १, ४, १६: १८; २, ३,
६; ३, ३, ७; ४, ३, ७; ६, १, ८: १२;
१५; २८; ३, ८; २, १, ४, ९; २, ३,
६; ८; तै. १, १, ५, ५; ६; ९,
१०; ३; ५, १; ७, ६; ७; ८, ३; ४,
४, १; ३; ४; ६, १, ८; ७, ७; ५; ८,
१, २; ४, १; ६, ३; २, २, ९, ३; १०,
५; ६; ७; ३, २, १; ९, ४; ५; ७;
१०, २; ४; ५, ८, १; ७, १५, ५; ८,
५, ९; ८, ८; ३, १, १, २; ५; ११;
१२; २, १; ७; ८; २, २, ३; ५, ६;
६, १; १०, १; २; ३; ३, ६, ३;
६; ६, ९; ७, ६; ८, २; ९, १०; ११,
२; ६, १, १, ७, ४, १; ७, १०; ८, ४,
१; ३; ५, १०; ७, १; ८; १५, ३;
२०, ४; २३, १; २; ९, २२, १; ४:
११, ९, ३; ५; १२, ५, ५: तैआ. १,
२०, १; २३, ५; २४, १; ३, १२, ७;
४, ५, ३; ६, १; २; १४, १; ३९, १;
४२, ५; ५, ४, ७; ५, १; ६, १; ९,
२; ३; १०, ४; १२, ३; ६, १, २; १०,
१, १०; १०, ३; तां. २, १६, ४; ४,
५, ८; ७, ४, १; ९, १२; ७, ३, २७;
२९; ८, ४, १०; १०, ४, ६; ७; ९, १;
११, ११, ८; १५, ६, ३; १६, २, ५;
३, ७; २०, २, ४; २२, २, ३; ७, ३; ८,
३; १३, २; १६, २; २५, २, २; जै. १८;
३६; ५८; ९; ११३; १४१; १५७;
१६३; १६८: १७९: १९०; जैठ.
१, १, २, ५; १८, २, ५; २, ३, १, २;
३, १, ३, २; ५, २, २: ८, २; ४, ११,
३, २; सा. ३, ३, ५: प. २, १०;
गो. १, १, २, २; २, १४; १९; २४;
३, ८; ९: १०; ३, २, २; ४, १४-१६;
१७; १८; ५, ६; २२; २, १, ९;
२३; २, ११; १७; ३, १०; ४, १०;
१६; ६, २-४; ८-१०; पुरस्तात्-
पुरस्तात् ऐ. ३, ४७; ४८.

पुरस्ताच्चि(-त्सचि-)त्र-त्रम् प.
२, १०.

पुरस्तात्-कृत-ते शांआ. २, १६.

पुरस्तात्-कृतु-तुः शा. २, १, २,
११; का. १, १, २, ७.

पुरस्तात्-पृष्य-पृष्यम् तां. २५,
२, १; -पृष्येन तां. २५,
२, २.

पुरस्तात्-स्तोभ-म् तां. १०,
१२, २.

पुरस्तात्-स्वाहाकार-राः तै. ३,
९, १०, १.

पुरस्तात्-स्वाहाकृति-तयः शा.
३, ८, १, १६; १३, २, ११, २.

पुरस्तादा(-त्सआ-)यत्(न→)ना-
ना ऐ. ६, २, ७; गो. २, ६, ८.

पुरस्तादा(-त्सआ-)शिसू-शीः
तैआ. ५, ४, ६.

पुरस्ताद्(-त्सउ-)दर्क-म् ऐ.
५, २.

पुरस्ताद्-ग्रन्थि-न्थि शा. १, ३,
३, ३; २, ६, १, १४; ३, ६, ३,
१४.

पुरस्ताद्धो(-त्सहो-)म-मान् गो.
१, १, ३९.

पुरस्ताद्धोम-संस्थित-होम-
मान् गो. १, ३, ४; -मेषु
गो. २, १, १७; -मैः गो. १,
२, ९.

पुरस्ताद्-भाग-गम् शा. ७, २, ३,
५; -गाः शा. ७, २, ३, ५.

पुरस्ताद्-वदन्-म् शा. ४, ६,
८, २.

पुरस्ताल्ल(-त्सल-)क्ष(ण→)णां-
णा शा. १, ७, २, १८.

पुरोक्ष(-त्सअक्षि)-म् शा. ५, १,
२, १५; १६; तै. १, ३, ३, ५.

पुरो-गव-वम् ऐ. १, १३; ३०;
-वासः गो. २, ६, १४.

पुरोगवी-वी ऐ. ६, ३५; गो. २,

६, १४.

पुरो-गा-गाः शा. ११, ५, ९, १०;
तै. २, ८, ३, ८; ३, ६, ३, ४; तैआ.

३, ३, १; -गाम् शा. ४, ३, ४, २७;
११, ५, ९, १०; तै. १, २, १,
१३.

पुरो-जिति-ती तां. ८, ५, ७; १२,
११, ५; १४, ५, ५; जै. ५३; ५४;
१६८.

पुरो-ज्योतिस्-तिः ऐ. २, ११.

पुरो-डा(छा)श-शः ऐ. १, १, २, ९;
२३; २४; शां. १, ३; ७, २; १०, ५;
१३, २; १८, १३; १४; शा. १, २,
१, २; ३, ५; ३, २, ६; ४, २, १६; ५,
३, २, २; ६, १, १४; २, ५; ३, १४;
२३; ४, ३; ७, ३, १०; ९, १, ९; २,
४, ३, ५; ७; ८; ४, ६; ८; १०; १२;
१४; १८; ५, १, ८; १०; १३; १७;
२, ८; १३; ४, ३; ५; ८; १०; ६,
३, ५; ८; ३, १, ३, १; ४, १, १५;
८, ३, २; ४, २, ५, १८; २२; ४, ५,
१५; ५, १, १४; ५, २, ३, ६; ७; ८;
४, ११; १३; ५, २; ४; ६; १०; ५,
१, १; ८; ९; २, ६; ६, २, १, २०;
९, ५, १, ३; ११, २, ६, ५; ६; १०;
७, १४; १६; ४, १, १०; ५, २, २;
७, २, ३; १२, ७, २, १७; ९, १, ३;
का. १, ३, २, ५; ७; ४, ४; ५; ६; ७;
८; १०; ५, १, ६; ७; ६, ३, ५; ६;
२, १, ४, १; २, १, ४; २०; तै. ३,
२, ८, ३; ५; ७-९; ३, ८, ७; ७, १,
७; जै. १२०; १८४; -शाम् ऐ. १,
१; २, ८; ११; ३, ४; ७; ४;
६; ७; ८; ९; ऐआ. ५, २, ३;
शां. ३, ७; ४, १-३; ४; ७,
१; १८, ९; १९, १; शा. १, २,
२, ४; ७; ६, २, ३; ३, १४; ४, ३; ८,
१, ४०; २, १, २२; ३, १४; ४, ३,
८; ५, १, १३; ३, २; २०; ६, १, ४;
८; १७; ३, ८, ३, १; ४, २, ४, १८;

४, ४, ११; ५, १७; ५, १, १३; ५, २,
३, २; ६-८; ५, १; ५; ९; १३; ३,
१, १; ३; ६-८; ३, १-३; ४, ५,
६; ८; १०; १६; ५, ४, २९;
३३; ३४; ५, १; ११, १, ४, २; ५,
५; ८; ४, ३, ५; १२, ४, ३, ५;
४, १-५; १३, ३, ८, ३; ६;
४, २, ६; ९; १२; का. १, २, १, १३;
३, १२; ५, २, २; १९; ६, १, ३; ७;
१२; २, १, ३, ६; २, १, ४; ६; तै. १,
१, ६, २; ४, ४, ११; ६, १, १; ३;
८, २; ७, १, १; २, १; ३, ७; ८, ३, ३;
२, ४, ६, २; ८, २, २; ३, ८; ३, १, ४,
१; ८; ११; १२; १४; ५, २; ७; ८; ९;
११; १३; ६, १; २, ३, ९; ८, ६; ३,
८, १; ६; ७; ६, १५, १; ७, ३,
५; १२, २, २-८; तां. २१, १४,
१३; जै. १६४; -शस्य ऐ.
२, ९; २३; शां. १२, ७; १८,
१३; शा. १, ६, ३, २; ७; ८, १,
१३; ३९; २, ६, १, २७-२९; ३१;
३५; ४, ५, १६; ६, २, २, ५; ११,
१, ७, २; का. १, ६, १, १७-२०;
२४; तै. २, ८, ३, ७; ४, १; ३, ३,
८, ५; ६, ८, २; -शाः ऐ. २, २३;
शां. १२, ६; १३, ५; ६; शा. २,
२, १, १७; १२, ७, २, १६;
९, १, ८; का. १, २, १, ११;
तै. १, ८, ६, १; २; ३; तां. २१, १०,
१०; गो. १, ३, १०; -शान् ऐ.
२, २३; शां. १३, ४; शा. ४, २,
५, ११; तै. २, ६, १५, १; जै ७५,
१८४; गो. २, २, १६; -शानाम्
ऐ. २, २३; शां. २८, २; शा. १२,
७, २, १६; तै. १, ८, ६, २; -शो
शा. १२, ९, १, १५-१७; -शेन
ऐ. २, ९; शा. १, ६, ३, २५; २६;
२, ५, २, १३; ३५; ३९; ३, ८,
३, २; ४, ५, २, २; ५, २, ३, ४; ३,
३, १०; ५, १, ३; ४; ४, ३; ६, २,

२, १२; ११, ४, १, १५; १२, ३, ५, ४; ६; ९; १४, २, २, ४८; का. १, ३, ४, ५; ६; ८; ९; १०; तै. २, ६, ४, ३; ३, ६, १५, १; गो. १, ३, ९; ५, ९; -शौः शां. १३, ५; श. ४, २, ५, ११; १५; १६; १२, ७, २, २०; ९, ३, १४; तै. १, ८, ६, ३; -शौ शां. ३, ६; तैआ. ४, ४, १.

पुरोडाश-कपाल- -लेषु श. ६, २, १, २०.

पुरोळा(डा)श-स्व- -म् ऐ. २, २३.

पुरोडाश-प्रैष- -षान् शां. २८, १; २.

पुरोळा(डा)श-वृगल- -म् शां. २८, ४; श. ४, ३, १, १; २.

पुरोडाश-मुख- -खानि तै. ३, २, ३, ९.

पुरोडाश-वत्- -वान् तै. १, ८, ६, ४.

पुरोळा(डा)श-सत्र- -म् ऐ. २, ९.

पुरोळा(डा)श-स्विष्टकृत्- -कृतः ऐ. २, ९; शां. १३, ३; २८, २.

पुरोडाश-हस्त- -स्तः तां. १४, ६, ८.

पुरोडाशि(न्→)नी- -न्यः तां. २१, १०, १०.

पुरोडाशो(-शऽइ-)-डा- -डायाम् श. ११, ७, २, ५.

पुरोडाश- -शः श. १, ६, २, ५; १.

पुरोधा(-स्/धा), पुरः...दधते तां. २५, १, ७; जै. ६८; पुरोदधे तै. २, ५, ३, २; जै. ११५; पुरः...दधे जै. १३९; पुरः...धास्ये जै. १०१;

पुरः...दधे तां. १३, १०, ८; पुरोऽधत्त जै. १०१; १३९; पुरो-दधीत ऐ. ८, २४; श. ४, १, ४, ५.

पुरो-धा- -धया ऐ. ७, ३१; तैआ. ३, ८, २; -धा श. ४, १, ४, ५;

तां. १२, ८, ६; १३, ९, २७; १४, ९, ३८; -धाम् श. ४, १, ४, ५;

तै. २, ७, १, २; ३; तैआ. १, ६, २; तां. २, १६, ४; १३, ९, २७;

१४, ९, ३८; १५, ४, ८; १७, ११; ४; ५; १९, १७, ८; २५, १, ७; जै. ६८; १०१; १३९; जैउ. ३,

२, १, ६; ८; -धायः ऐ. ८, २४; २७; तां. २, १६, ४; ५; जै. १००;

-धायाम् तां. १३, ३, १२; -धायै जैउ. ३, २, १, ७.

पुरोधा-काम- -मः तै. २, ७, १, २; तां. १५, ४, ७; १९, १७, ७; जै.

६८; -मान् तां. २५, १, ७; -माय तां. २, १६, ४.

पुरोधा-मात्र- -म् जै. १०१.

पुरो-धातृ- -ता, -नृन् ऐ. ८, २७.

पुरो-धानीय- -यः तां. १२, ८, ६.

पुरो-हित, ता- -तः ऐ. ७, २६; ८, २४; २५; २६; २७; शां. २६, १७;

श. १, ४, १, १०; २, ४, ४, ५; ५, ३, १, २; ४, २, १; ४, १५; ६, ६, ३, १३; १४; का. १, ३, ४, ३; तै. २,

८, ४, २; तैआ. २, ५, २; ३, १३, २; तां. ७, ५, २०; १३, ३, १२; १४, ६, ८; १९, १, ४; १७, ४; जै.

४५; १३९; १७१; १८०; १९८; २०५; जैउ. १, १८, ४, २; -तम् ऐ. ८, २४; २६; श. ४, १, २, ४;

तां. १३, ३, १२; गो. १, १, २९; -तस्य ऐ. ७, २५; श. ५, ३, १, २; ६, ६, ३, १३; १४; १३, ४,

४, १; -ता तै. २, ५, १, २; -त्ताः ऐ. ८, २६; श. ३, ९, १, १२; ५, २, २, ५; जै. १८०; -तान् ऐ. ८, २७; -ताय ऐ. ८, २४; -ते ऐ. ८, २२; जै. १७१.

पुरोहिता(-तऽआ-)यतन- -म् ऐ. ७, २६.

पुरोहिता(-तऽअ-)वसान- -ने जै. १०१.

पुरो(-तऽअ-)नुवाक्- -के तैआ. २, २, १.

पुरोनुवाक्या- -क्यया श. १४, ६, १, ९; तै. १, ६, ९, ४; -क्या ऐ. २, २६; शां. १, ४; श. २, ५, २,

२१; २, १७; २, २, १, १७; १३, ५, २, २३; १४, ६, १, ९; १२; का. १,

५, १, १८; २, १६; तै. १, ३, १, ३; ३, ३, ८, ६; -क्याः ऐ. १, ११;

२, १३; ६, ९; शां. ३, ५; ७, ८; ८, ९; १०, ५; २८, २; ३; ३०, ११; श. १२, ८, २, ३, ५; ३, ३०;

९, १, १०; -क्याभिः श. १२, ८, ३, ३०; -क्याम् शां. १०, ५; १५,

१; १६, १; २; १८, ६; २८, २; २९, २; ३०, १; ११; तै. १, ६, ५, ३; -क्यायै तैआ. ५, २, १; -क्ये ऐ. १, ४; १७; २, २६; शां. २८,

२; श. २, ६, १, २६; का. १, ६, १, १६; तै. १, ६, ९, ३.

पुरोनुवाक्य-वत्- -वन्तः श. ९, ३, १, १७; ११, ४, १, १२; गो. १, ३, ९; -वन्तम् श. ९, ३, १, १६;

-वन्ति श. ११, ४, १, १२; गो. १, ३, ९.

पुरोनुवाक्या-भाजन- -म् श. १३, ८, ४, ८.

पुरोनुवाक्या-रूप- -पम् शां. ७, २; -षेण शां. २८, २; २९, २; ३०, १.

पुरो-बलाक- -कः ष. १, २.

पुरो-यावन्- -वानम् ऐ. १, १६.

पुरो-युध- -धा श. ४, ६, ९, १४.

पुरो-यथ- -म् ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; तै. २, ५, ८, १.

पुरो-रुच- -रुक् ऐ. ४, ५; शां. १४, १; ४; ५; २६, १४; १४, १; ४; ५; २६, १४; १४, १; ४; ५; २६, १४;

† 'पुरोडाश' इत्यस्य व्युत्पत्तिप्रदर्शने ग्राह । ‡ पुरोहिताः ? इति मुपा. । स्वरदत्त तत्र विमृश्यः । उपरि मुद्रितस्तु सा.सम्मतः पाठः । † 'क्या-' इति मुपा. ।

श. ७, २, ३, ७^३; ९^३; ४, २, ११; ७, ५,
 ४, २, ३; १३, ५, २, २, ३; ३, ७; गो.
 २, ५, १; -रुमिः ऐ. ३, ९^३; श.
 ३, ९, ३, २, ८; -रुचः श. १३, ७, १,
 ३-६; -रुचम् ऐ. २, ३९^३; ४१;
 शां. १४, १; ४; ५^३; २४, १^३; श.
 ४, २, १, ८; ९; तै. ३, २, ८, ७; १०,
 २; -रुचा शां. १४, ४; श. ५, ४,
 ४, २०; २१^३; तै. २, ६, ८, १;
 -रुचाम् ऐ. ३, ९; -रुचेऽरुचे शां.
 १४, ४; -रुचौ श. ४, १, २, १५.
 पुरोरुक्त्व- -म् ऐ. ३, ९.
 पुरोरुद्ध-मत् -मान् श. ४, २, ३,
 ९; ४, १, १३; ३, ५.
 पुरो-वसु- -सुः तैआ. ४, २०, १. तु.
 पुरुवसु- पुरु- द्र.
 पुरो-वात् -तः जैड. १, १२, २,
 १; -तम् श. १, ५, २, १८;
 १९; जैड. १, ३, २, ९.
 पुरा ऐ. १, २८; २, ६; १५^३; ३८; ४,
 २२; ५, ३०; ३१; ६, ३५; ७, १२;
 ८, ७; २५; ऐआ. २, ३, ५^३; ३, २,
 ५; ५, २, १; २; शां. २, ९^३; ७, ३;
 ८, ७; ९, ४; ११, ८^३; १२, १; १३,
 ५; ९; १६, १; २; ६; १८, ३; १९,
 ६; २५, १०^३; २७, ४; २८, २;
 ४; शांआ. ६, १३; १४; ८, ९; ११,
 ३; १२, ४^३; श. १, १, ४, ६; ९;
 १३; २, १, ८; ९; ५, १९; २०; २६;
 ३, ४, १३; ५, ३; ४, १, १४; ६, १,
 ६; ४, १५; १८; २१^३; ७, २, १३;
 १४; ४, २०; ५, १, १३; ८, १, १६^३;
 १८; २, १, २, ४; ३, ४; ४, ९; २, ४,
 १२; ३, १, ७; ८; ५, १, २; २, २४^३;
 ४, ९; ३, १, २, १; ३, ६; २, १, ४०;
 २, ७; १७; २६^३; २७^३; ४, ३, १; ६;
 १, २, ८; २, ६; ३, २, १; ८, १, १६; ३,
 ३६; ९, २, ७; ८^३; ४, १, १, १९; ३,
 १२; २, १, २०; ४, ८; ३, ३, १७; ४,
 २१; २४; ५, २^३; ८; २४; ५, ३, ११^३;
 ७, ४; ६, ९, २१; २३; ५, १, १, ५;

७; १३; ५, २, ५; ६, १, १, १; २,
 १, १०; २, ३९; ३, १, १; ३, १; ४, ४,
 ७^३; ५, २, १०; ८, १, १२; ७, १, २,
 ९; २३; २, ४, २, ६^३; ८, ३, १, ११; ६,
 २, १; ३, ७, ९, ४, ४, १५; ५, १, ६५;
 १०, २, ६, ७; ४, ३, १; २; ६, ५, ४;
 ११, १, ६, १०; ५, २, ८; ९; १०;
 ११^३; १२; ४, ६; ६, ३, ११; ७, ३,
 २; १२, १, १, ७; ११; २, २, ५; ४, ३,
 २; ६, १, ४१^३; १३, १, ९, १-५; ७;
 ९; ५, १, १६; ४, ७; ८, ३, २; १४,
 २, २, १^३; ५, १, ११; १२; ९, १,
 ५; का. १, १, २, २; ३; ४, ४; ८; २,
 ४, ९; ३, १, १; ३; ४, १, १७; ३, २;
 ५, १, २२^३; ५, ३, ९; २, १, २, ११;
 १३; १६; ४, ६; ७; १३; २, ३, १८^३;
 २०, २३; तै. १, १, २, ३; ३, ५, १;
 १०, ३; ४, ६, ५; २, २, ३, ६^३; ३, ९,
 १; २; ४, २, २; ३; ३, १३; ३, २, १,
 ५; ९, १३; ६, ६, २; ११, १^३; ७,
 २, ५; ४, ९; ८, १३, १^३; २^३; ९, २, २,
 १; २^३; ११, ९, २; तैआ. ६, १, १; २;
 ४, २०, १; तां. २, २, २; १५, ३;
 ३, ६, ३; ८, ६, ४; ९, ७; ९, ८, १३;
 ९, १५; १०, १; ११, ५, ११; २१,
 ३, ५; १५, ४; जै. १^३; २^३; १९;
 २६; ३४; ३८; ५२; ८८; ९४^३;
 ११०^३; ११५; १४५; १५०; १५१;
 १५६; १८०; १९०; १९४; २०३;
 २१२; जैड. ३, २, ३, २; ४, ३, ५;
 ६, २, १; घ. १, ४; ३, ७, ९^३; गो.
 १, १, २, ९; ३, १; ३, २, १, ५; २, १, ६;
 २, १०; १९^३; ३, ६; ४, ९; १६; पुराऽ-
 इव श. ४, १, २, ६.
 पुरा-जा- -जाः जैड. १, १४, ४, २.
 पुराण- -णः श. १३, ८, ४, १०;
 १४, ७, २, ११; तै. २, ८, १, ३;
 -गम् श. १३, ४, ३, १३^३; १४,
 ५, ४, १०; ६, १०, ६; ७, २, २, १; ३,
 ११; ८, १, १; तै. ३, ७, १२, ५; ६;
 १२, ३, ४; तैआ. ६, १, ३; १०, १,

१; ११; सा. ३, ८, ५; गो. १, १,
 २१; -णाः श. ७, १, १, २; ९, ४,
 ४, ४; ५, १, ४५; १३, ८, ४, १०;
 तै. १, २, १, १६; ३, ७, ६, ९; तैआ.
 १, २, ७, ५; ६, ५, ३; ६, १; मं. १,
 १, ४; -णानाम् श. २, ४, ३, ७;
 का. १, ३, २, ७; -णानि तैआ.
 २, ९, १; १०, १^३; ११, १; -णे
 ऐआ. ५, ३, ३; तैआ. २, १५, १;
 -णेन तै. २, ६, १०, ३; ३, ६, १३,
 १; -णैः श. १३, ४, २, ३^३; गो.
 १, ५, २, ५.
 पुराणी- -णी श. १३, ८, ४, १०.
 पुराण-वेद- -दम् गो. १, १, १०^३;
 -दात् गो. १, १, १०.
 पुराणिन्- -गिनः जै. ३.
 पुराणे(-णऽइ-)तिहास- -सेन जैड.
 १, १७, १, ९.
 पुरा-न्तन- -नः गो. २, १, २^३.
 ?पुरायु जै. १५६.
 पुरा-विद्- -दः गो. १, ५, २४.
 पुरा-पाद्- -पाद् ऐ. ३, २, २^३; ४, २९.
 पुराघस्- -सः आ. १, ३८५; ३८६.
 प्र-राघस्- जैआ. द्र.
 पुरी-पुरीतत्- पुर- द्र.
 पुरीष- -यम् शां. २, ३, २; श. १, २, ५,
 १७^३; २, १, १, ७; ३, ५, २, १४;
 ६, २, १, ५; ३, १, ३, ८; ७, १, १, ११;
 ३६; २, १५; १७; २, ३, ८^३; ५, १,
 ९^३; २, ५, ९; ८, १, ४, ५; १०; २, १,
 ७; १५; ४, २०; ३, ४, १५; ४, ४, १२;
 ५, १, १२; ४, ४-७; ९; ११; ६, १,
 २२^३; २, १४; ७, ३, १^३; ३; ६; ७^३; ४,
 १२-१७; १९-२१; ९, ४, ३, १०;
 १०, १, १, ११; ३, ७; ४, २-७; २,
 ५, ९-१२; १४; ४, १, ७; ३, १९; ५,
 ४, १-५; ८; १०; १२; १७; १२, ५,
 २, ५^३; १३, ८, ३, १०; १४, ३, १,
 २३^३; का. १, १, ५; २, २, ३,
 १६^३; तै. १, २, १, १७; ३, २, ८, ९;
 ९, १, १२; १०, ४, १; ११, १०, ४;

९,९; तैआ. ४, ११,४; १७, १;
१९,१; ९,९,७; १३,४,१३; आ.
१,३१२; ३३१: -पम्ऽइव श. ८,
२,१,७; ५, १, १२; -पस्य शां.
२३,२; श. ८,१,४,५; -षात् श.
८,५,४,८; -षाणि आ. २,२३,९;
-षे श. ७, ५,२,५९; ८, ७,४,
२०; २१; १२,५,२,५; -पेण श.
८, ५,४,४-७; ७,४, १२-१७;
१९; २०; तां. १३,४,१२.
पुरीष-चित्ति- -तयः श. १०, १,३,
५; ४,८; -तिम् श. १०,१, ३,
६; ७.
पुरीष-वत्- -वन्तम् तै. ३, २, ९,
१२.
पुरीषवती- -ती श. ८, ५, १,
१६; ६,२,१४^३: का. २,२,३,१६;
-तीम् श. १,२,५,१७; ९,५,२,
११; १०,१,३,१०; ११ तै. ३,२,
९,१२.
पुरीष-वाहन- -णः श. ६, ४,४,३.
पुरीष-संहित- -तम्ऽइव श. ८,२,१,
१५; -ते श. ८,६,२,१४.
पुरीषसंहित-तर- -म् श. ६, ७,
१,१०.
पुरीषिन्- -पी का. १,१,१,५.
पुरीष्य- -प्य श. १२, ४, ३, ४:
-प्यः ऐ. १, २०^१; श. २,१,१,
७; ६,४,२,१; ६,३,४; ७,१,१,
३८; -प्यम् श. ६,३,१,३८; २,
९; ३,३; ४; ४,१,१; २; १०; ४,७;
१४; ७, १,१, ४३; -प्याः जैउ.
४,३,१,३; -प्यासः श. ७,१,१,
२५; ३,२,८.
पुरु- -रु तै. २,५,५,५; ५,८,१२: ७,
१३, ३; -रुः श. ६, ८, १, १४;
-रुम् श. ६, ८, १, १४; -रु
तै. २, ४, ४, ७; -रुणाम् जै.
८५; -रुणि तै. २,४,६,८; ५,८,

८; ६,८,४; ८,६,१; ३,६,१०,५^१:
तां. १२,९,३.
पूर्वी- -वीः ऐ. ५, २१; ६, २४;
शां. २४ ८; २५,७; श. ४, ६,४,
६^१: तै. २,८,३, ७; ८,११; ३,६,
१०,५; जै. १८०; -वीणाम् ऐआ.
४.१,१.
पुरु-कुत्सु- -त्सः श. १३,५,४,५.
पुरु-क्षु- -म् तै. २,८,१,५.
पुरु-चेतन- -नः तै. २, ४, १, २;
७,५.
पुरु-तम- -मम् ऐ. ३,२२^३; ४,२९;
जै. ८५: -मस्य ऐ. ५, २०; शां.
२०,३; २६,१०; -मा शां. २६,
१२; -मानि ऐ. ५, १९.
पुरु-त्रा शांआ. १२, २; श. ६,
३,३,६; ७,४,४; तै. १,२,१,२३:
२,४,४,४; ६,१०; ६,८,३.
पुरु-द्वंस- -म् श. ७,१,१,२७.
पुरु-द्वंसस्- -ससा तै. २,५,४,५.
पुरु-दस्म- -स्मः श. ४,५,२, १२^३.
पुरु-धा तै. २,५,८, १२; ३,६,१०,५.
पुरु-पेशस्- -सम् तै. २, ४, ८, ५.
पुरु-प्रिय- -यः श. ६,६,३,४; -यम्
तै. २,६,१६,२.
पुरु-मुद्ग- -द्गस्य आ^१. जैआ. १, ३९.
पुरु-मीढ- -ढः जै. ४४^१.
पुरु-रावन- -रावणः श. २, ५, २,
४७; ४,४, ५, २२; १२,९,२,४;
का. १, ५, १, ३८.
पुरु-रूप- -पः श. १४, ५, ५, १९;
जैउ. १,१४, ३, १; ४^१; -पम् तै.
२,६,७,५; ३, ६, २, २; -पाः तै.
२,८,८,११; -पाय श. १३, १,
८, ७९; तै. ३,८, ११, २.
पुरु-वार- -वर तै. ३,६, १०, ५; -रम्
ऐआ. ५, २, १; तै. २, ८, १, ५.
पुरु-अक्र- -म् तैआ. १, ३१, १.
पुरु-प(←स)न्ति- -न्ती, -न्त्योः तां.

१३, ७, १२.
पुरु-प्लुत- -तः तां. १४, १२, ३; जै.
२०४; -तम् ऐआ. ५, २, ३.
पुरु-स्पाह- -म् तै. ३, ६, १३, १.
पुरु-स्पृह- -म् जै. १८०^१.
पुरु-स्पृश- -क् शांआ. ७, २, १.
पुरु-हन्मन्- -न्मा तां. १४, ९,
२९.
पुरु-हूत- -न्त ऐ. ४, १०; श. ९,
५, २, ४; तै. २, ६, ९, १; ८, २, ७;
५, ८; ३, ५, ७, ४; -तः तै. २, ४,
३, ११; ८, ५, ८; -तम् ऐ. ५, १७;
ऐआ. ५, २, ३; शां. २५, ६; २६, ९;
तै. २, ८, ४, २; तां. १२, ४, ४.
पुरु(←र)रुवस्- -न्वः श. ११,
५, १, ७; ८; ९; -वसम् श. ११, ५,
१, १; -वाः श. ३, ४, १, २२^१.
पुरु(←र)वसु- -सुः ऐ. २, २७^३;
तां. ९, १०, १; -न्सो ऐआ. ४, १,
१; ५, २, ५; शां. १७, १; २४, ७.
पुरुष- -प श. ३, ४, २, ७; -प्य श.
१३, ६, २, १३; तैआ. १०, ६०, १;
जै. १५१; -षः ऐ. १, १९; २, १४^३;
१६-१८; ३९; ३, २१^३; ४६; ४, १;
३^३; ४; १९; २२^३; २५^३; ५, ३; १४^३;
१७; १९; २१; ३३^३; ६, २^३; २९^३;
ऐआ. १, १, २^३; ४; ३, ४, ५^३; ८; ४,
१; ५, १; २, १, २; ३; ३, ३^३; ४, २;
३, १, २; २, ४; शां. २, ७^३; १०,
३; ११, ६; ७; १३, २; १७, ७; १८,
१०; २३, ४^३; २५, ७; १२; २६,
१७^३; २८, ९; ३०, ४; ७; शांआ.
३, २; ४, ५^३; ५, ३^३; ६, ३-१८;
१९^३; ७, ४; ८, ७; ११, १; ३; ८^३;
१३, १; श. १, १, १, १; २, ४; २,
५, १४; ३, २, १^३; ५, ४, १, ५; ८, ३,
२७; ९, ३, १९; २, २, १०; ३, ४,
३३; ५, १, १^३; ६, ३, १६; ३, १, २,
१०; १६; ३, ४; ७; १३; १८;

† 'पुरीष्याः' इति आन. मुपा. अशुद्धः । † 'पू-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. = य. ८, ४६ ब. । ^१ 'पुरु-
मद्रस्य' इति मुपा. । ^२ 'पू-' इति मुपा. स्वरधिन्यः ।

४, २३; ५, ३, १; ६; ७; ६, २, १६;
 ७, २, १; ८, १, ३; १२; २, १५; ४,
 १; ५, १, २, ०; ५, ५; ३, २, ३; ४,
 ३; ५, ५, ७; ५, १, २, १४; ३, ८; २,
 १, ६; ४, १, २; १३; १५; ५, ४, २७;
 ६, १, १, ३; ५; ६; ८; २, १,
 १५; १८; २३; २, ४; ९; १५;
 २७; ३, १, २, २; ७, १, १, ३७; २,
 ४, २६; ४, १, १५; १७; १८; २,
 ५; ९; १७; ५, २, ६; ११; १४;
 १७; २३; २७; ३२; ८, १, ४, १; २,
 ४, ३; १०, २, १, १; २; २, ५; ६; ३,
 ५; ६; १६; ३, ३, ६; ४, ४; ५; ४, १,
 ६; ५, १, ५; २, १; ३; ६; ७; ८; ९;
 ११; १३; १८; १९; २१; २३; ४,
 १४; ६, १, ११; २, १०; ३, १; २;
 ११, १, ६, २; ३६; २, १, १; २; ४;
 २, ३; ४; ४, ५; ६, १, ७; १३; ७, ४,
 २; १२, १, ४, १; २, २, २२; ४, १;
 ३, १, १; २, १; २; ७; ८; ७, २,
 १३; ९, १, १; ४; १३, १, १, ४; ५,
 १; ६; २, १, ६; ५, ३; ६, ८; ३, ६,
 ३; ४; ४, १, १५; २, १०; ५, १, ६;
 २, १५; ६, १, १; २, १; १२; १३;
 ८, ३, ११; १५, ४, २, २; २२; ३१;
 ३, ७; २३; ५, १, २-१०; १३;
 ३, ५; ९; ५, १-१४; १८;
 ६, २, ११-१३; ९, ११-१८;
 ३०; ११, २; ७, १, २-८; १०;
 १६-१९; ४०; २, २; ४; ७; १६;
 ८, ६; ३; ४; ५; ८, १; १२, १; ९,
 १, १५-१८; ४, १; का. १, ४, १,
 २३; ३, १; ६, ३, १०; २, १, १, १;
 २, ६; १६; २, ३, १२; १८; तै. १,
 १, २, ५; ३, ८; २, ६, ४; ३, ७, ८;
 ४, ७, ७; ६, ८, ३; ७, २, ५; ५, ५;
 ६, २; ४; ५; ८, २; ३; १०, ६; ८, २,
 २; ६, ५; ९, १; २, २, ५, ३; ७, १८,
 ५; ३, ३, ७, १; ८, २; ८, ५, ४;
 १५, ३; २०, ३; २३, १; ९, ८, २;

१२, ३; १४, १; ४; ११, ५, ३;
 १२, ५, ८; तै. आ. १, १३, ३; २३,
 १; ४; २५, १; ३, १२, १; ५, ४, २,
 ५; ६, ११, २; ७, ६, १; ८, १, १;
 १०, ११, १; १३, १; १४, १; १६,
 १; ३८, १; ६३, १; तां. २, ४, २;
 ७, ८; १०, २; १७, २; ३, ४, ३; १३,
 ३; ५, ४, ११; ९, २०; ५, ६, १३; ८,
 ९; ६, २, ७; ८; ८, १०, ६; ९, १,
 ११; १२, ४, २०; १३, ६, ४; ९,
 १३; १७, २; ३; १५, २६; ११,
 ३५; १५, ५, ३२; १६, १, ९; ११,
 ७; १९, २, ६; ३, ४; ४, ५; २०, ४,
 ३; १४, ८; २१, १३, ६; २२, १३,
 ३; १६, २; २३, १४, ५; २५, ८, ३;
 जै. २६; २७; ९२; ९३; १०४;
 १३२; १६५; १६८; १६९; १८०;
 जै. १, ८, १, ७; १०; ८, २, १; ४;
 ८; ३, २; ११, १, ९; १०; २, १;
 ३; १३, २, ७; १४, २, १०; १५, २,
 ८; ४, ३; ४; ३, १, ३, ४; ४, ६; २,
 ३, ९; ३, १, १; ४, ८; ४, २, ४; ७;
 ६, ६, ५; ७, ५; ८, ३; ७, २, १; ५, २,
 १, १; ५, १, १; ७, १, १; ११, ३,
 १३; १२, १, १७; २, ३; ५; सा. ३,
 ६, १२; मं. २, ३, १६; सं. ५;
 प. १, ३; २, १; २; ३, ७; ५, १;
 दै. २, ९; गो. १, १, २; ३९; २,
 १५; ३, २; ३; ४, २४; ५, ३; ४; ५;
 २, ४, ७; ५, ४; ६, ६; ८; १२;
 -रुपःऽरुपः तै. आ. ५, ९, ४;
 -पम् ए. २, ८; ५, ३; ६,
 ३०; ३३; ७, १५; ८, ११;
 ऐ. आ. १, ३, ८; ४, १; २, १, ४; ४,
 १-३; ३, २, ४; शां. १, २; ८, ३;
 ३०, ५; शां. आ. १, १; ६, १९;
 ११, १; ४; शा. १, २, १, ४; ३, ६;
 २, ३, ३, १; ३, १, २, १५; ६, १,
 ३; २, १, २; ५; १८; ७, ४, १, १५;
 १६; २२; ४३; ५, १, ७; २, ६;

१४; १७; २३; ८, १, ४, १; २, ४,
 ३; ७, ४, ८; ९, २, ३, ४; ५; १०,
 २, २, १; ३, ४, ५; ४, ३, २; ४; ५, २,
 २२; ५, ७; ६, २, १०; ११, २, २, ३;
 ६, २, ९; ८, ३, ५; १२, ३, १, २-
 ५; ४, १; १३, ६, १, २; १३; १५,
 ५, १, १५; ६, ७, ६; ९, ११-
 १८; २८; ९, १, १७; का. २, १, ४,
 ३; २, १, २०; २२; तै. २, १, २, ४;
 २, ५, २; ३, ४; ७, १; ३, ४, १८,
 १; ९, ८, २; ३; तै. आ. १, २५, १;
 ३, १०, २; १२, ३; ५; ७; १३, १; ६,
 ५, ३; १०, १, ५; १२, १; तां. १, ८,
 १४; २, ४, २; १३, ३, १९; ४, २;
 ६, ४; २१, १३, ६; २२, ९, २; ५;
 १३, ३; १६, २; २३, १४, २; ६; जै.
 १४; २६; १४३; १४४; जै. १,
 ३, ३, ५; १४, ४, २; ३, २, ५, १३;
 ५, १, १, २-६; ७, १, २; ११, ३, १;
 आ. जै. आ. १, ३१२; प. २, ३;
 ३, ७; सा. १, ५, ६; गो. १, १,
 ३९; ५, ११; २, २, १४; ४, ७; ६, १३;
 -पम्ऽपम् ऐ. आ. ३, २, ३; शां. ३,
 ३; -पस्य ए. २, ३; ३, २; २९; ३१;
 ३७; ऐ. आ. २, १, ७; ३, १; शां. आ.
 ६, १९; शा. २, ३, ३, ११; ३, १, २,
 २; ३, ७; १०; ४, २, ६; ५, २, १, ६;
 ३, ५, १२; ४, १, १; २; ६, १, १, ६;
 २, १, १९; २, १५; ७, ४, १, ४५;
 ५, २, ६; १७; ३२; १०, २, २, ५; ३,
 १५; ५, १, २, २, ४; ५; ४, १२; ११,
 ५, २, ७; ८, ३, ९; १२, ३, २, ३; ४;
 ४, ३, ३; ९, १, ४; ७; ८; १३, ४, १,
 १५; १५, ५, २, २, १०; ६, २, १३; ११,
 ५; ७, १, ९; ९, ३, २; ४, १; तै. १, ३,
 ७, ४; २, २, १, ७; ७, ७, १; ३, २, ७,
 २; ४; ३, ७, १; ८, १, ७, ४; तै. आ. १,
 १७, १; २३, ४; ३, १३, १; ६, १,
 २; १०, १, ५; जै. ७८; १४३;
 १४४; जै. १, १२, २, ७; २, ५,

१,५; ३,१,३,४; ४,६; ६,६,५;
गो. १,५,५; -घा: ऐआ. २,६,
१; ३,२,३; शांआ. ८,३, शा. ५,
२,५,२; ३; ८,२,४,३: १०,२,३,
११; १५; ११,६,१,३-६; १४,६,
९,२८; तै. २,७,९,२: तां. १०,
१२,९: २४,११,२; जैउ. १,८,
३,३; ७; -घाणाम् ऐ. ८, ११;
शांआ. ६,१९; शा. ६,१,१,४; ७;
९, २,३, ५१; जै. १६१; -घात्
शां. ६,९: शा. १,८,३,६; ३,१,
२,१६; ५,१,२, १४; ४,३,११:
६,१,१,१०; ३,१: ३,१,२४: ७,४,
२,१; २; १२, ४,१,७; तै. १,६,
९,७; २,७,११,३; तैआ. १०,१,
२; १८,९,४; जै. ८६; ष. २,१;
३,९; -घात्-घात् गो. १,२,२;
३; -घात् शा. २,३,४,३२; ३३;
५,२,५,१; २; ३; ४; ६,१,१,२;
३; ९,२,३,४४; ५१; १०,२,२,
१: २,६, १०; ११,६,१, ३-६;
१३,६,२,१; ९; १२; ७,१,८: १४,
६,९,२८; का. १,४,१, २३; तै.
२,७,९,२; तैआ. १०, १,१; तां.
८,१०,६; जैआ. १, ३३१; -पाय
ऐ. ५,३१; शा. २, ६,२, ११; ६,
३,१,२२; का. १, ६,२,६; तैआ.
१०,१,५; ६; ४६,१; सा. १,२,
५; -घायड-पाय ष. १,७; -घे
ऐआ. २,३,२; ७; ५,१; ३, १,२;
शां. ७,४; १०, १; शांआ. ७,
४; १०,१; शा. १,१,३,२; ३,५,
१३; ५,२,५; ८,३,६; १२: ३,१,२,
१३; १४; ३,२०; ८,१,३: ५,२,४,
१०; ३,४,४; ६; ४,१,१३; ५,४,
२७; ७,४,१,२३; २४: १०,२,
३,५: ६,१८; ३,१,९; ५,२,४; ६,
१, ११; ११, १,२, ३; ६, २९;
२,१,२; ३; ६, ३,७; १२,३,२,१;
२; १४, ६,९,५; ८,१०,१: का.

२,१,३,१; तै. १,१,९,५; ३,७;
४; ८,५,३; २,२,१,७; ३,३,६,६;
९,६,३: तैआ. ५,३,४; ६,९; ८,
८,५; ९, १०,४; जै. १४; ८६;
१०४; १६९; जैउ. १,१२, २,३;
४; ३,१,१, २०; ६,४,१; ७,५;
८,३; ४,११,४,६; ष. २,७; गो.
१,४, २०; ५,५; २,६,२; -घेण
शा. ६,१,१,६; १०,२,२,६; १३,
६,२,१२; तैआ. ३,१२,३; १०,
१०, ३; ष. २, ३; -घेभ्यः शा.
१३,५,४,२४; -घेषु शा. १०,२,
२,५; -घै: शा. ११, ६,१,३-६;
८-११; -घौ तै. ३, २,४,४; ९,
४; जै. १८६; -घौडश्व शा. १२,
९,१,१२. =पूरुष अद्र.
पुरुषी-घीणाम् तै. २, ४,५,६;
तैआ. १,२९,१; -घीम् तां. २५,
१०,२२.
पुरुष-काम-मा: तां. २३, १४,२;
-माय तां. ८,१०,५.
पुरुष-गति-ति: आ. २,७,१०.
पुरुष-च्छन्दस्-न्दस: तां. १४,५,
२६; ११,३५; १५,५,३२.
पुरुषच्छन्दस्-सम् ऐ. ४, १०;
शा. २,३,४,३३; का. १,४,१,२३.
पुरुषत्योनवां जै. १४४.
पुरुष-त्व-म् तैआ. १,२३,४.
पुरुष-मात्र-म् शा. १३,८,१,१९;
२०.
पुरुष-मेधु-घ: शा. १३,६,१,३; ६;
७; ९: ११; २,१; १२; १९: २०;
गो. १,५,७; -घम् शा. १३, ६,
१,१; ११; -घस्य शा. १३, ७,१,
८; -घात् गो. १, ५,७; -घे ष.
४, ३; -घेन शा. १३, ६, १,१;
गो. १,५,८.
पुरुष-रूप-पम् ऐआ. १,४,२; शा.
१४, ६, ११, ३; -घेण ऐ. ७,
१५; ऐआ. २,२,१.

पुरुष-रूपक-म्डश्च ऐ. ७, २.
पुरुष-वत्-वान् शा. २, ३,४,३३;
५,२,५,४; का. १, ४,१,२३.
पुरुष-वाच्-च: शा. १४,९,१,३.
पुरुष-विध-घ: शा. ६,७,४,३; १४,
४,२,१; तैआ. ८, २,१; ३,१;
४,१; ५,१; -घम् शा. १०, ६,
१,११.
पुरुषविध-ता-म् तैआ. ८, २,
१; ३,१; ४,१; ५,१.
पुरुष-विधि-घि शा. १२,५,१,
१३.
पुरुष-न्याघ्न-घा: शा. १३,२,४,२;
४; तै. ३,९,१,३; ४; जै. १५०;
-घाय तै. ३, ४,५,१.
पुरुष-न्नत-तम् जआ. २,१०,१; -तै
आ. २,२०,१; जैआ. २, ८,१०;
सा. १, ४, १७; -तेन सा. २,
८,३.
पुरुष-शीर्ष-म् शा. ७, १,१, ४४;
५,२,१३; २३.
पुरुष-सन्न-म् तां. २३, १४,४.
पुरुष-संमित,ता-त: शा. ३,१, ३,
३,४,२३; ९,३, ३२; तै. ३, ७,
११, ५; -तम् तां. २०, १४,
८; -ता शा. १, २, ५, १४; का.
२,२,३,१२.
पुरुषा(-शडअ)-क्षर-राणि ऐआ.
५,१,६.
पुरुषा(-पडआ)-जान-न: शा. ३,१,
३,४.
पुरुषा(-पडआ)-नय-य: मं. २,
४,८.
पुरुषा(-पडआ)-युप-घ: ऐआ. २,
२, १; ३,८; -पाणि शांआ. २,
१७.
पुरुष्य-म् जैउ. ३,७,१,२.
पुरुषी(-रुडअन्च्)-ची: शा. १३,
८,४,१२; तै. १, २, १,२; ३,७,
११,३; तैआ. ६,१०,२.

† 'पुरुषः छन्दसः' इति मुपा.अशुद्धः । † 'पुरुषस्य । उ । लु । अव' इति वा भवेत् । लु. श. ३, १, २, १४; १५.

पुरुवस्-पुरुवसु- पुरु- गद्र.
पुरु(-रुड-)-रु- -रुगा॥ तां. १३,
२,४.

पुरोक्ष-, पुरोगन्त्र-, पुरोगा-, पुरो-
जिति-, पुरोज्योतिस्-, पुरो(ळा)डाश-,
पुरोधा-, पुरोहित-, पुरोऽनुवाक-,
पुरोनुवाक्या-, पुरोबलाक-, पुरोया-
वन्-, पुरोयुध-, पुरोरथ-, पुरोरुच्-,
पुरोवसु-, पुरोवात, पुरस्- गद्र.

पुलिनद्- -न्द्राः ऐ. ७, १८.

पुलुप- -पः, -पाय जैट. ३, ७, ३, २.

√पुप्, पुप्यति ऐ. १, २९; २, १; श.

२, २, ३, ५; ३, १, २, २०; १३, २,
९, ८; का. १, २, ३, ४; तै. २, ३, ३,
२; पुप्यति श. १४, २, १, ९; २,
३, २; ४, २, २, ५; तै. २, ८, ८, ३; ३,
९, ७, ३; तां. १९, ५, १०: १४, १;
२१, १०, ७; ९; २२, ७, २; सा. ३,
३, ४; प. ३, ७; पुप्यतिऽइव शां.
२५, १५; पुप्यन्ति तां. १०, १,
६; २५, १६, ३; पुप्यति श. १४,
२, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४,
८, २; पुपोष तै. ३, ७, ६,
४; पुप्यतु श. ६, १, २, १;
अपुप्यत् तै. २, ३, ३, १; २; तां.
२१, १०, ५; २२, ७, २; अपुप्यत्
तै. २, ३, ३, २; तां. १९, १४, १;
२५, १६, ३; पुपेयम् श. ३, ३,
३, ८; पुप्यासम् श. १४, ९, ४,
२३.

पोपयति शां. ५, ५; तै. १, ६, २, ५;
अपोपयत् तै. १, ६, २, २; ४.

पुष्कर- -रम् श. ४, १, ५, १६; ६, ४,
२, २; ७, ४, १, ८; १३; -रस्य तै.
१, २, १, ४; -रात् ऐ. १, १६;
शां. ८, १; श. ६, ४, २, २; -रै
श. ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; गो.
१, १, १६; -रैः तैआ. १, २२, ९.
पुष्कर-दण्ड- -ण्डैः तैआ. १, २२, ९.
पुष्कर-पर्ण- -र्णम् श. २, १, १, ८;

६, १, २, ३०; ४, १, ७; ९; १२; ३,
६; ७, ३, १, ९; २, १, ७; ४, १, ७;
८; ११; १२; ८, ६, २, ७; १०, ४, ३,
१४; ५, १, ५; २, ६; ७; २१; २२; ४,
१५; ५, १०; का. १, १, १, ६; तै.
१, १, ३, ६; तैआ. १, २५, १;
-र्णात् श. ८, ३, १, ११; ६, ३,
७; -र्णानि तैआ. १, २६, ७; -र्णे
श. ६, ४, १, ७; ७, ३, २, १४; ४, १,
११; १२; १३; ८, ३, १, ११; ६, ३,
७; तै. १, १, ३, ६; तैआ. १, २३,
१; -र्णेः तैआ. १, २२, ९.

पुष्कर-वर्ण- -म् तैआ १, २५, १.
पुष्कर-स्त्रज्- -स्त्रजम् तां. १८, ९, २;
६; मं. २, ३, १६; -स्त्रजौ श. ४, १,
५, १६; १४, ९, ४, २०; तैआ. १०,
४०, १; मं. १, ४, ७, ५, ९.

पुष्करि(न्-)-णी- -णीः श. १४,
७, १, ११; -णीम् श. १४, ९, ४,
२२; -ण्यः श. १४, ७, १, ११.

पुष्कल- -लम् तै. २, ७, १५, ३; तैआ.
१, ७, १; -लान् तां. ८, ५, ६;
-लेभिः तै. २, ७, १५, २.

पुष्ट, पुष्टा- -ष्टः तां. १०, १, १५; १३,
१, १२; ६, १६; -ष्टम् श. १, ९,
१, ५; २, ३, ४, १३; ३८; १३, २,
९, ८; ५, २, ८; का. १, ४, १, ११;
२२; २७; तै. १, ४, ५, ४; ३, ९, ७,
२; तां. २०, १४, ५; -ष्टः तां.
२१, १०, ९; -ष्टात् श. १२, ८,
३, २२; -ष्टे श. १२, ८, ३, २२;
तै. २, ६, ५, ६; -ष्टैः तै. ३, ७,
१०, २; -ष्टौ मं. २, २, ४.

पुष्टि- -ष्टिः ऐ. ८, ७; ऐआ. १, १,
१; श. ३, १, ४, ९; १४; तै. १,
१, ३, १; २, १, २२; २, ४, ८, ६; ५,
७, ४; ७, २, १; ३, ९, ८, ३; १२, ६,
२; तां. १०, १, १५; २१; जै. ८९;
प. १, ३; -ष्टिम् ऐ. ८, ८; श. १,
९, २, ३३; २, ४, १, १; ४, ५, ६, ४;

६, ९, २४; ९, २, २, ७; ६, ६, १,
२१; ११, ४, ३, ३; १६; १४, १, ३,
२२; का. १, ४, २, १; तै. १, १,
१, १, ६, ३, २; ७, ८, ७; २, ४, ८,
५; ५, ७, ४; ६, १, ७, ६; ७, २, १; ९,
३; ३, २, २, ८; ३, १०; ३, ११, २;
७, ६, ६; ९, ८, ३; १०, ५, १; तैआ.
३, ७, १; २; ३; ४; १०, १, ८;
तां. १९, १४, १; मं. २, ४, ७;
-ष्टेः ऐ. २, १; -ष्ट्या तै. १, ४,
५, ४; -ष्ट्याम् तै. १, १, ३, २; ३,
७, ८; -ष्ट्यै ऐ. ८, ८; तै. १, ३,
७, ८; २, ७, ७, ७; ३, ४, ९, १; तैआ.
६, १, ३; तां. ८, ५, १२; ९, ४; ९, २,
१९; १३, १, १२; ६, १६; ११, १४;
१५, ५, १४.

पुष्टि-कर्मन्- -र्मं शां. ५, ५; गो.
२, १, २३.

पुष्टि-काम, मा- -मः ऐ. २, १;
ऐआ. १, १, १; का. १, १, ३, ७; तां.
२१, १०, ५; -मम् श. ९, ३, ४,
१४; -मस्य प. ४, ४; -माः तै.
२, ३, ३, १.

पुष्टि-डा- -म् तै. ३, १, ३, ३.
पुष्टि-पति- -तयः तै. १, ६, २,
२; -तिः श. ११, ४, ३, १६; मं.
२, ४, ७.

पुष्टि-पति- -ती तै. ३, १, २, ९.
पुष्टि-पत्नी- -त्नी तै. २, ५, ७, ४.
पुष्टि-मत्- -मत् ऐ. २, ४०; ४१;
श. ११, ४, ३, १९; -मन्तौ श. ११,
४, ३, १९; -मान् ऐ. २, ४०; ४१;
ऐआ. १, १, १; श. १०, ६, १, ५;
१४, १, ३, २२; सा. ३, १, २.

पुष्टिमती- -त्यै तै. ३, ८, ५, २.
पुष्टि-वर्धन- -नः श. २, ३, ४, ३५;
११, ४, ३, १९; का. १, ४, १, २५;
-नम् श. २, ६, २, १२; का. १,
६, २, ७; तै. २, ६, १७, ६; -ना
तै. २, ६, १८, ४.

॥ =क. ५, ७०, १. किति. । †'-स्र-' मुपा. स्वरदिचन्त्यः । †'श्रां' इत्यत्र टि. द्र. । †'-ष्टि-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

पृष्प- -प्पम् ऐआ. २,३,६; तै. ३,
७,१४,२; ३; तैआ. १, २२, १;
तां. १,६,८; १५,३,२३; गो १,
१, ३९; -प्पम्सङ्घ शांआ. १२,
६; -प्पाणाम् शा. १४, ९,४,१॥
-प्पाणि शांआ. ३,३; शा. १४,९,
४,१॥ तां. ८, ४,१; जैउ. ४,३,
१,१; सा. २, ७,५; -प्पेभ्यः तै.
३,८,१७,४.

पृष्प-फल- -म् प. ५,७.

पृष्प-यशस्- -शसः, -शाः वं. ३.

पृष्प-वत्- -वान् तैआ. १, २२, १.

पृष्पवती- -तीः, -त्यः शा. ६,४,
४,१७.

पृष्पा(न्-प्पअ-)-न्त- -म् सा. ३,
८,५.

पृष्पि(न्-→)णी- -ण्यौ ऐ. ७, १५.

पृष्प- -प्यम् आ. २, १, ८; जैआ.

२, ११, ८; -प्ये प. ४,६; -प्येण
शांआ. १२, ८; सा. २, १, ३; ६, १६.

पृष्प्यत्- -प्यन् शा. ३, १, २, २०;

-प्यन्तः ऐआ. ५, २, २.

पृष्प्यन्ती- -न्ती तां. ८, ४, ४.

पृष्प्यसे शा. ३, १, ४, १८; १९; ६, ६,
१, २, १.

√पू पवते ऐ. १, ७; ४, २०; २, ५, ५,
३, ३; ८, २८; ऐआ. १, २, २, ३; शां.
२, ७; १६, ९; शा. १, १, ३, २; ६;
४, २, २; २, ४, ७; ३, २, ५; ७, १, ३;
१, २; ८, ३, १, २; ९, २, २, ८; २, १, ४,
२, १, २, ४, ६; १०; १६; १७; ३, १,
२, २; ६, ३, ७; ३, १, २, १९; २०;
२, २; ४, २, ५; १०; ११; ६, १,
१६; ८, ३, २, १; ९, २, ५; ४,
१, ४; ४, १, १, ११; ३, ३; ४, ४,
१, ३; ५, १, २, ७; २, ४, १०; ६, १,
२, १, ९; ४, ३, ४; ५, ४, १, ४; ७, १,
२, ५; २, १; ३, १, १; ८, १, १, ७; ६,
१, १, ७; ९, २, १, १, ५; १०, ३, ३,
७; ५, १; ४, ४, ३; ११, १, २, ३; ६,

१७; ५, ८, २; ६, ३, १०; १२, १, १,
१; ४, १, ११; १३, ६, २, १; १४, १,
२, २, ३; २, १, ९; २, २-११; ३, २; ६,
९, ९; १०; का. १, १, ४, २०; २, १;
२, ४, ५; ८; १२; १३; ३, १, १, ४; ६,
३, ५; २, १, ३, १; ३; ३, २, ३; २, २,
५; तै. २, ३, ९, १; २; ३, १, १, ७,
१; पवते शा. १, १, ३, २; ८, ३,
१, २; ४, २, २, १, २; १, ३; १, ५; १६;
५, ७; ६, ७, १, ९; ५, १, २, ७, २, ४,
१०; ७, ३, १, १; ८, ७, १, २०; ७,
३, ९; ९, ४, २, ४; ११, १, २, ३; १२,
७, ३, १, २; १४, ४, १, १, ४; का. २,
१, ३, १; तै. २, ३, ९, २; ३; ४;
४, ५, १; ६, १, ३; ३, २, ३, ५;
तैआ. २, १०, १; ५, ४, १, ३; ६, ३,
२; ८, ८, १; तां. ६, ६, १, ८; १०,
६; ८, ५, १, ४; १०, ५, २; ९, २; ११,
५, १; १०, ६; १२, १, १, ६; १३, ५,
६; ७, १; १४, ९, ४; जै. ९०;
१, ४, ६; १, ७, ५; जैउ. १, ६, १, २;
३, ७; ८, १, ४; ११, २, ३; ३, १, १,
१; ४, १, २; २, १, २; ४, २, १; ५, १;
६, ४, ६; ७; ६, २; ७, २, २; सा. १,
३, ४; ४, ८; २, ६, १, ५; ८, १; गो.
१, ३, २; ४, १; २, ५, ४; ६, १६;
पुनीते ऐ. ६, ३, ६; तैआ. २, ८,
१; गो. २, ६, १, ६; पुनाति शां.
८, ५; ३०, ८; शा. ४, १, १, ४; १३,
१, १, २; तै. १, १, ५, १०; ३, ७, १;
७, २, ६; ३, २, ५, १, १; ३, ७, ४; ७,
९, ९; ८, २, ४; पुनाति शा. १२,
७, ३, ८-१२; तै. १, ८, ५, ५;
तां. ४, २, १, ६; ६, १०, २; १६, ५,
१०; सा. २, १, ५; गो. २, १, १;
४. ?पुनति जै. १, ९, ४; पुनते शा.
१२, ८, १, १, ७; तै. १, ४, ८, ६;
पुनते शा. १३, २, ९, ९, ५, २, १०;
तां. २, ५, ५, २; पवन्ते तै. २, ४,
३, १, २; तां. ४, २, १, ५; १३,

११, ६; पवन्तेऽङ्घ तां. ११, १०,
३; पुनन्ति ऐ. २, २; शा. १२,
७, २, १, ३; तै. १, ८, ५, ५;
३, ६, १, ३; पुनन्ति शा. १२, ८,
१, ९-१६; का. १, १, १, ३; तैआ.
१०, ४, ८, १; ४, ९, १; ५, ०, १; पवसे
शां. १, ४; शा. २, २, ३, २, २; ३, ३,
८, ४, ८; का. १, २, ३, १, ८; तै. १,
४, ६, ७; २, ६, ३, ४; तैआ. २, ५,
१; तां. ६, १०, १; ९, ८, १, २; पुने
शा. ३, १, २, २, ३; पुनामि तैआ.
६, ३, २; पुनीमहे तै. १, ४, ८, २;
४; ६; पुषुवे तां. ७, ३, १; पुषुवः
शां. २, ८, ३; पवताम् तैआ. ४,
४, २, १; पुनातु तै. १, ८, ५, ५; २,
६, १, २; पुनातु शा. १, ७, १, १, ६;
३, १, ३, २, २; ५, १, १, १, ६; ६, ३,
१, १, ९; १, ३, ८, २, ६; तै. १, ४,
८, १, ३; ६; ३, ७, ४, १, १; तैआ.
४, ४, २, ५; १०, १, १, ३; १, ४; २, ३,
१; ६, ३, २; ४, २; ९, २; मं. १,
१, १; सा. ३, ८, ५; पुनीताम्
तै. १, ४, ८, २; पुनन्तु शा. ३, १,
२, १, १; तै. १, ४, ८, ६; पुनन्तु
तै. १, ४, ८, १; २, ६, ३, २; ४;
तैआ. १०, १, १, २; १, ४; २, ३, १;
तां. ६, ६, ७; पवस्व ऐ. ८, ८;
२०; शा. ४, ५, ४, ९; तै. १, ८, ८,
२; २, ६, ३, ४; पवस्व शा. ४, १,
१, ९; १, १, ५, ६, २; ३; तैआ. २,
५, १, ७; ६, २; तां. १, २, ९; ४, २,
१, ७; १, ८; ६, ६, १, ७; ९, ६; ७; १०;
१, १; १०, ९; १, २; १, ९; ८, ४, ५; ११,
५, १; ६, १-३; ८, १; १०, ३; १२,
९, १; २; १३, १, १; ५, ४; १, १, ७;
१४, ३, १; १, १, ५; १, ५, ३; ५;
१६, १, २; १८, ८, १, ०; १, ३; ना.
१, ४, १, ४; ७, १, ३; पुनीप्व जैउ.
१, १, ७, १, ७; १, १; पुनाहि तै.
१, ४, ८, १; ३; पवधाम् शा. ४, ५,

६,२;३; पुनीध्वम् जैड. १, १८,
१,११; पुनीत तां. १०, ३, १०;
जैड. १, १६, १,३; पुनाम जैड.
१, १६, १, ४-७; अपुनीत जैड.
१, १६, २, १; १७, १,८; ९,२,
१,२; १८, २, १,२; अपुनात् तै.
१, ४, १, १; तां. १४, ४, ७; अपु-
नत तै. १, ४, ८, ३; जै. २०;
अपुनत् श. ३, १, २, ११; जैड.
१, १६, १, ४-७; पवते जैड. १,
१, २, ५; पुनीयात् तै. १, ८, ५,
५.

पूयते श. १२, ७, ३, ११; पूयन्ते
तैआ. १, ८, ७.

पवयते तै. ३, २, १०, २; पवयति
श. १२, ४, ४, ६; ७; तै. २, ७, ९,
५; पवयति तै. १, ७, ६, ४; २, ७,
९, ५; पावयति श. ४, १, १, ९;
२, ४; पावयति श. ३, १, ३, १८;
२२; ८, २, ३; ४, १, १, ३; २, ५, ५,
५, ४, २२; १२, ८, १, ८; पावयतः
श. १२, ७, ३, २२; पवयन्ते तै.
३, ९, ७, ४; पावयन्ति ऐ. १, ३;
श. १२, ८, १, ९-१६; ९, ३,
१२; १५; तां. ६, ६, ६; १९;
८, ४; ७, ३, ३; पवायात् तैआ. २,
६, १; अपावयन् श. ४, १, २, ५;
तां. ८, ४, ५; पावयेत् श. १२, १,
१, १०; गो. १, ४, ६.

पवा-पद्. पवमान-, पावमान-
गद्.

पुनत्-नन्ऽइव श. १३, २, ९, ५;
तै. ३, ९, ७, २; -नन्तः गो. १,
२, १९.

पुनती-ती तै. १, ४, ८,
२; २, ६, ३, ४; मं. १, ६,
२७.

पुनान्,ना-नः तां. ११, ८, ३; १२,
९, ५; ११, ३; १४, ३, ३; १५, ९,
२; १६, १६, ८; सा. १, ४, ३; जै.

२०; १६८; -नाः तैआ. ३,
१४, २.

पूत्,ता-तः ऐ. ४, २४; श. ३,
१, २, १२; ४, १, १, ३; २, ५; ५,
५, ४, २२; १२, १, १, १०; ६, १,
२४; ७, ३, ९; १०; ८, १, १७; १४,
८, १५, १२; तै. १, १, ५, १०; ३, ३,
७; ८, ५, ५; २, ६, १, २; ३, १०, १,
३; १२, ३, ४; तैआ. २, ७, १; १०,
१, ११; तां. ६, ६, ६; ७; १७, ५,
७; जै. २०; सा. १, २, ९; ३, १;
५, १४; १५; २, १, ६-८; -तःऽइव

तैआ. २, ८, १; १८, १; -तम्
ऐ. १, ३; शां. २०, ४; २१, ४;
२२, ५; श. ७, ३, १, २२; ५, २,
११; १२, ८, १, १२; ९, ३, ७;
१३, १, १, २; तै. १, ४, ८,
४; ६; २, ३, ९, ६; ४, ४, ९;
६, ६, ४; ३, ८, २, ४; तां. ६,
१०, ८; १६, ५, १०; जै. ९; जैड.
१, १६, २, १; १७, २, २; १८,
२, ३; -तया श. १२, ८, १, १६;
-तस्य तां. १८, १, १२; -ता श.
५, ५, ४, २२; १२, ८, १, १६; तैआ.
१०, २३, १; जैड. १, १६, १, ८;
-ताः श. ४, १, १, ४; ५; तै. ३,
७, ४, १७; १२, ३, ४; तैआ. ६,
३, २; १०, २; १०, १, ११; तां. ६, ५,
११; जै. २०; १६२; जैड. ३,
१६, २, १; १७, २, २; १८, १, ११;
२, ३; -तानि श. १२, ८, १, १७;
जै. १६५; जैड. १, १६, २, १;
१७, २, २; १८, २, ३; -ताम्
तै. १, ८, ६, ५; -ताय श.
१४, ३, २, १५; -तेषु जै.
१६५.
पूत्-दक्ष-क्षः ऐ. ७, ७; तै. २,
७, १२, ३; -क्षम् ऐआ. १, १, ४;
शां. २६, ११; तां. १२, २, ३; १५,
२, ५.

पूत्-भृत्-भृत् श. ४, १, १, १२;
-भृत् श. ४, १, १, २; ५, ४, ७;
१०, ८; -भृत्म् ऐ. ७, ३, २; श.
४, ३, ५, ९.

पूत्-वत्-वन्तः ऐ. १, २०.
पूत्वा श. १२, ७, ३, ८; तां. ९, २,
१४.

पूयमान,ना-नः श. १२, ६, १, २३;
-ना श. ७, ५, २, ११; १२,
८, १, १६; -नायाम् शांआ.
१२, १.

पूय-गेन शां. १६, ७.

पूजित(√पूज्)-तः आ. १.

पूति-पूतिक-√पूय् अद्.

√पूय्,पूयति श. ४, १, १, १३; पूयति
श. १४, ८, १३, १; जै. ९१; १५७;
पूयेत् ऐआ. ३, २, २; शांआ. ८,
२; श. ७, ३, १, ४५; ९, ५, २,
१४; अपूयीत् जै. १५७.

पूति-तयः श. ३, २, १, ११; ६, ६,
१, २४; -तिः श. १, १, १, १; ३,
५; ३, १, २, १०; ३, १८; ४, १, ३, ६;
का. २, १, १, १; ३, २; गो. २, ४,
७; -तिम्ऽइव जैड. २, ५,
३, २.

पूतिक-कः तां. ९, ५, ४; -काः
श. १४, १, २, १२; तां. ८, ४, १;
९, ५, ५; -काम् तां. ९, ५,
३; ४.

पूतिक-स्तम्-म्भे तैआ. ५, २,
१०.

पूय-यः श. ३, १, ३, १०.

पूयत्-यन्ऽइव श. १४, १, २,
१२.

पूरण(√पृ)-म् श. ११, २,
४, २.

पूर्य(त्→)न्ती-न्ती तै. ३, १०,
१, १.

पूरयित्वा श. १४, ९, ४, १८; तैआ.
१, २२, ८; गो. २, ४, ६.

पूर्ण,र्णा- -र्णः शां. ११, ५, शा. ८, १, ४, १; ११, २, ४, १; तै. ३, ३, १०, ४; तैआ. ८, २, १; ३, १; ४, १; ५, १; जै. १४६; १६४; जैउ. १, १८, ३, ३; ३, १, २०; मं २, ४, १२; गो. २, १, १०; ३, ११; -र्णःऽइव तै. २, २, १, २; -र्णम् ऐआ. २, ३, ६; शांआ. ६, २; ८; शा. १, ९, ३, ३; ५; २, २, १, ३; ३, १, ४, २२; ४, २, २, २; ३, २; ४, ३; ५, २, ३, १; ९, २, ३, ४३; १३, ४, १, १०; १४, ३, २, २; १८; ५, १, ५; ८, १, १; ९, ३, ९; का. १, २, १, २; तै. १, ३, ३, ७; ४, ९, १; २; ६, ८, ४; तैआ. १०, १०, ३; तां. ४, ८, १३; १५, १२, ३-५; ष. १, ३; -र्णम्ऽइव शा. ११, २, ४, ७; -र्णया तै. २, २, १, २; -र्णस्य शा. १४, ८, १, १; जै. १६५; -र्णा शा. २, ५, ३, १७; ७, ४, १, ३७; ३८; ४१; ४२; ११, २, ४, ३; ४; १४, ५, ४, २; ७, ३, ३; का. १, ५, २, १६; तै. १, ५, १, ५; ३, १, १, १२; ७, ६, ११; १०, १, १; तैआ. ८, ८, १; जै. १८१; -र्णाः शा. १३, ५, ४, ४; १४, ७, १, २०; तै. २, ७, १३, ४; ५; तां. १३, ६, ३; १४, ६, २; ३; -र्णात् शा. १४, ८, १, १; तां. ४, ८, १३; १५, १२, ३; ४; -र्णात् शा. ११, ५, ५, १३; १४, ८, १५, ९; तै. २, १, ३, ६; -र्णाम् ऐ. ६, ३५; शांआ. १३, १; शा. २, २, १, ३; ४, २, ५, १०; ११, ५, ६, ३; १२, ५, २, ७; का. १, २, १, २; तैआ. २, १४, १; ३, ११, ५; मं. २, ५, १४; -र्णं सा. १, ५, १५.

पूर्ण-कु(म्भ→)म्भा- -म्भाः ऐआ. ५, १, १; जै. १६५.

पूर्ण-ख- -खेन मं. १.

पूर्ण-त(र→)रा- -रा गो. १, ३, १२.

पूर्ण-द्व- -र्वम् का. १, ५, २, १६; -र्वाय शा. २, ५, ३, १६; का. १, ५, २, १५; -र्वेण शां. ५, ५; गो. २, १, २३.

पूर्ण-पात्र- -त्रम् शा. १, ५, २, १५; ९, ३, १; ४; ११, ७, २, १; तै. ३, ३, १०, ४; -त्रान् शा. ४, ४, ३, १३; -त्रे तै. ३, ३, १०, ३.

पूर्ण-मस्- -माः शा. ११, २, ४, १-५; ७; ८.

पूर्ण-मास- -सम् शा. ११, २, ४, ८; तै. १, २, १, १४; ३, ७, ५, १३; -साय शा. ११, २, ४, ८; तै. ३, ७, ५, १३.

पूर्ण-वन्ध- -रः शा. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५.

पूर्ण-होम- -म् मं. २, ६, ११.

पूर्णा(-र्णऽआ-)हृति- तिः शा. १३, १, ८, ८; तै. ३, ८, १०, ५; गो १, ५, ७; -तिभिः मं १, ३, ६; -तिम् शां. १८, १४; शा. २, २, १, १; ५, २, ३, १; ९, २, ३, ४३; १३, १, ७, ४; ८, ८; ४, १, १०; १४, ३, २, २; १८; का. १, २, १, १; तै. ३, ८, १, ५; ११, २; -तेः गो. १, ५, ७; -त्या मं. १, ३, १-५; गो. १, ५, ८.

पूर्णाधनी(-र्णऽऊधस्)- -म् जं. १६७.

पूर्त- -र्तम् ऐ. ७, २१; २४; शा. ९, ५, १, ४९; तै. २, २, ५, २; ३, ७, ५, ४; तैआ. २, ६, २; -र्ताः जै. १६१.

पूर्ति- -र्तिः ऐआ. ४, १, १.

पूर्तिन्- -र्ती गो. २, १, ५.

पूर्यमाण,णा- -णा तै. ३, १०, १, १;

-णेषु सा. ३, ४, ७.

पूर्व,र्वा- -र्वः ऐ. १, ३०; २, ३०; ३, ३२; ४, २०; २२; २५; ६, १४; ८, २६; २८; शां. १, ४; ७, १; ८, ९; ११, १; २३, ४; २६, ६; शा. १, १, १, ८; ३, ३, १२; २, १, ४, २; २; ४, २; ३, ३, ४, १४; ४, १, ३; ४, १, ३, १५; ५, ९, १; ६, ५, २, २२; ७, ४, १, २०; १०, २, २, ४; ५, ३, ३-७; ९; ११; ११, २, ७, ९; १३; १२, ५, २, ९; १०; ११; १४, १, १, ४; ४, २, २; ७, १, १; का. १, २, ४, २; २; २, ४, ६; तै. १, ४, ६, ५; २, ४, ६, ४; ३, ७, ४, ३; ४; ५; ८, ९, ३; १७, १; तैआ. १, २३, ४; ३, १३, २; ६, ६, १; १०, १, ३; तां. ९, ४, २; १०, ४, १; १७, १०, ४; २५, १३, ३; जै. ६; १३९; जैउ. ३, २, ५, १२; सा. ३, ४, १०; गो. १, १, २३; २७; २, १, १२; १७; ३, १२; -र्वऽ-र्वः तै. २, ४, ३, १३; -र्वम् ऐ. १, ४; २१; २९; ३०; २, २०; ४०; ४१; ३, २७; ३२; ४३; ४, २८; ६, १७; ७, ६; ३३; ८, १; ४; २७; ऐआ. ३, १, ५; ५, १, १; ४; ३, १; २; शां. १, ४; २, ३; ३, ७; २२, ८; २४, २; २६, १३; १४; शांआ. १, ३; २, १६; ७, १२; १३; १४; शा. १, २, ५, १२; १३; ४, ४, १३; ६, ३, ११; ७, ३, १२; ८, १, ३०; ३२; ३३; ३५; २, ५; २, २, ३, ११; ६, ३, ५; ३, २, ४, १६; ४, ३, १२; ४, २, ३, ४; ५; ५, ४; ८, ४; ५, ४, ४, १३; ६, १, १, १०; ५, २, ४; ६, १, ४; ७; ७, १, १, ४; ४, १, २०; ५, १, ३२; ९, २, ३, १७; ३, १, १३; ४, ३, १; १५; ५, १, ४; ११, ५, ३, ४; ७; १२, २, ३, ४; १३, ३, ६, ४; १४, ७, १, १८; ९, १, ११; का. १, २, ४, २; ६, १, ९;

† 'पूर्णादर्व्या' इति कालि. मुपा. चिन्त्यः ।

२,२,३,११; तै. १,१,५,६; ३,
 ५,१; ४,२,३; ४,१; ४; ७; १०:८,
 ३,४; १०,१; २; २,१,४,१,२; ५,
 ६,५; ६,१०,३; ८,८,१; ३, ६,
 १३,१; ९,१२,३; १२, १०, १;
 तैआ. १, २३, ४; ५, ६, ६, ८, ३;
 ९,१०; ६,१०,२; ९,१०,६; तां.
 ५,७,४,७,६,९; १०; ८,९,१७;
 ११,१,२; ३; ४; ५,१९; ६,४;
 ११,९; १२,१,५; ७,७; १२,१,
 ९; ७,७; १८,११,७; २; २०,९,
 २; ११,१; ३; ६; ८; १२,१; १३,१;
 २३,३,६; १२,५; जै. २५; ९२;
 १४७; जैड. १,२,२,५; जैआ. १,
 १००; २, ५, १; आ. १, १००;
 १४१; १६०; ३६९; ३७६;
 ३८२; ४६५; ४८९; ४९२; ४९३;
 ५५४; २, ८, ९; १७,५; ६; सं.
 २, ८, ८; सा. १, ५, १३; १६;
 ६,४; २,१,५; ३,७,५; ९,१,१; ३;
 गो. १, १,२,५; ३९; २,२,१; ४,
 १७; २,१,१; १२; ३,१२; ५,१,५;
 ६,१२; १३; १६; -र्व्या ऐ. १,
 २३; २,३,३; ऐआ. ५,१,३; शां. ८,
 ४; ९,३; ६; २,६,६; सा. ५,१,२,
 १६; ५,२८; ७,१,१,३०; १०,२,
 ३,१; १२,४,१,८; ५,२,११; १४,
 १,३,७; तै. १,६,५,१; ९,४; ८,
 ३,२; २,१,५,५; प. १, ४; गो.
 २,१, ११; -र्वयो: ऐ. ३, ४,४;
 ५,१०; ६,१२; सा. २, १,२,११;
 ३,५,२,१२; ४,६; ७; १६; १७;
 ८,४,४,९; ११,६,१,२; ७; का. १,
 १,२,७; तै. १, १,२,३; ८; तां.
 १२, ४, २२; गो. २, ४, १०;
 -र्वस्मात् शां. २८,४; सा. ९,३,१,
 २०-२३; गो. १,२,१; -र्वस्मात्-
 र्वस्मान् ऐआ. ५,३,१; -र्वस्मिन्
 ऐ. ३, ५; सा. १, ६,४,१४; ४,
 ६,८,१९; गो. २,३,१; -र्वस्मि

सा. ९,४,१,६; तां. १४, १,१०;
 ११; -र्वस्य ऐआ. ४,१,१,शां. ७,
 १; २,४,९; सा. ४,२,३,४; ५; ७,
 ५,२,२,९; ९,२,३,१८; ११,५,
 ५,१,३; तैआ. ८,३,१; ४,१; ५,
 १; ६,१; तां. २०,१२,२; -र्वस्या:
 सा. १३,५,१,११; -र्वस्याम् सा.
 ८, ४,४,९; १२, ४,३,१; ९,२,
 ११; तै. ३,७,२,४; -र्वा ऐ. २,
 २६; ५,१३; २६; ७,११; ऐआ.
 १, ५,३; शां. ९,३; २३, ४; ८;
 शांआ. ४,८; १० सा. २, ३,१,
 २३; २९; २,१६; ३,५,२,९; ४,१,
 ३,१,५; ५,८,४; ६,२,०,१८; ७,
 १,१,२,१; ८,६,२,१४; १३,४,३,
 ४; ५,३,९; तै. २, १,४,३; ७,१;
 ९,२; ३,१,३; ९,९; तैआ. ५,११,
 ३; जै. १६८; प. ४,६; सं. २,
 २,१,५; गो. २, १,१०; -र्वाड-
 र्वा शां. ११, ४; तै. १, ८,१,२;
 -र्वा: ऐ ३, ३,७; शां. १९, ९;
 २,५, ७; ८; शांआ. १,४; सा. २,
 ५,१,१३; ४, ५,५,४; ७, १,१,
 ३३; २,४,२६; ३,१,१०; ११; ५,
 २,४,१; ९,५,२,९; १०,३,५,११;
 का. १,४,३,११; तै. १, ५,१,४;
 ६,२,४; तां २,७,८; ९,४,१२;
 ११, १,२; -र्वाणि शां. २,४,१;
 ८; शांआ. २,१; सा. ५,४,४,१२;
 ५,२,३; ६; ६, ३,१, ४३; ६,१,
 १३; ९,३,४,७; ८; ५,१,३०; ३८;
 तां. १३,१०,१३; १४,८,२; १२,
 ९; -र्वान् ऐ. २, ३०; शां. २३,
 ४; सा. १,३,३,१३; ७,३,१,११;
 ९,४,३,५; तै. १, ७,८, ३; तां.
 १८, ४, ९; -र्वाभि: ऐ. ७, १७;
 -र्वाभ्यम् ऐ. ३,२,७; शां. १, ५;
 सा. २, २,३, १३; ३,३,१; १०,
 ३,५,३; का. १, २,३,११; तैआ.
 ५,७,५; जै. ४७; -र्वाम् ऐ. २,

३०; ३, ३,७; ६,१; ७, ११;
 शां. ३, १; सा. १,७,३,१२; २,
 ३,१,१७; २,१,७,१८; ६,१,१७;
 ३,५,१,२२; २३; २,९; ६,५,३,
 १; ४; ४,३; ६,४,११; ८,७,३,९;
 ११; ९,२,१,५; ११, ६,१,१२;
 का. १,३,१,१०; तै. १, ६,१,१;
 २,१,४,४; जै. १३६; -र्वायाम्
 प. ४,४; -र्वासाम् सा. ८, २,२,
 ३; १३,१,८,३; -र्वे ऐ. १, १६;
 २,३; ३,२,७; ४,१,७; २,५; ६,२०;
 ३,४; ८,२,३; ऐआ. २, १,१; शां.
 ५,१; २,४,२; ३०,६; शांआ. ४,
 ५; सा. १, ६,१,३; ३,५,१,१३;
 २,८; १०; ४, ५,४,१३; १४; ७,
 ५,१,९; ८,६,३,१,५; ७,२,५,९,
 २,३,४,१; १०, २,२,३; ६,४,१;
 १२, १,३,२,३; २,२,९; ३,५,१;
 ७,३,१२; १३, ५,४,३; ४,५,६;
 १४; २,३; १४,७,२,२,६; ९,१,१०;
 तै. १,१,२,४; ८; ३,३,५,१,२;
 ५; ७,८,२; २,२,३,५; ६; ४,४,५;
 ६,८; ६,१६,१; ३,८,३,४; १२,
 ९,२; तैआ. ३, १२,७; तां. ३,
 ९,२; ९,४,८; ११; १२; १२,२,१;
 २,५,८,२; जै. ३; ५,३; ६,२; १२१;
 १२२; १३६; १३,७; १,५,५; जैड.
 १,१३,२,७; २,२,३,१२; ४,११;
 आ. १,२,५,९; २,१९,६; गो. १,
 १,१३; २,४; २,७; २,४; ३,७; ९;
 ४,१३; १,७; २,३; ५,२,२; २,१,
 १९; ६,२; १,४; -र्वण ऐ. ३,
 २,७; शां. २,२; २१, १; सा. १,
 ४,५,१; ७,४,१२; ९,२,२,४; २,
 १,४,१६; ३,३,१३; ६,१,१२; ७,
 २,२,१; का. १, १,४,१८; ८,१,
 २३; तै. १, ४,४,११; ६,१; ६,१,
 १; ७,३,८; तां. ५,७,४; ११, ५,
 १९; ९,२; २,५,१०,१२; जै. ४८;
 जैड. १,१,६,१; सा. २, ३,११;

† 'पूर्वार्धः' इति मुपा. अशुद्धः ।

६, १४; ७, १०; ३, २, २; ६, १; ५, ३, ११; -वैभ्यः तै. ३, १२, ९, २; तैआ. ६, ५, १; -वैषाम् ऐ. ४, ४^३; शां. २, ९; १७, ४, २६, ५; श. ९, २, ४, १८; ११, ४, १, १; तै. १, ७, ७, ४; ८, ४, ३; तां. १५, ६, १; १६, १४, २; २०, ११, ४; जै. १८१^३; जैउ. ४, १०, १, ४; वं. ३; गो. १, ३, ४; -वैषु ऐ. ३, ४५; श. ८, १, ४, ४; -वैः श. २, ५, १, १५; का. १, ४, ३, १३; १४; तै. १, २, ५, ३; तां. १५, ५, ९, ९, ९; सा. २, ५, ३; ३, २, ५; सं. ३; -वैः ऐ. ८, १२^३; १७^३; शां. २७, २; शांआ. ३, ५^३; श. २, ५, २, १९; ३, ५, ४, ६; ११, २, ७, १६; का. १, ५, १, १६; तै. २, १, ८, १; तां. १४, ९, २७; जै. ११७^३.

पूर्व-कृत्- -कृत् तै. २, ६, ८, १.

पूर्व-चित्ति- -त्तये ऐ. १, २१; शां. ८, ६; -त्तिः श. ८, ६, १, २०; १३, २, ६, १४^३; ५, २, १७^३; तै. ३, ९, ५, २^३; -त्तिम् श. ७, ५, २, १९^३; तै. २, ५, ५, १.

पूर्व-ज, जा- -जे श. १, ८, १, २९; तै. २, ८, ४, ७; ३, ५, ८, ३; १३, ३; -जेभ्यः तैआ. ६, ५, १.

पूर्व-त्(र→)रा- -म् तैआ. ३, १८, १.

पूर्व-था शां. २४, ९; श. ४, २, १, ९; तै. २, ५, ४, ५.

पूर्व-दिश्य- -श्यस्य तैआ. १, १८, १.

पूर्व-दीक्षा- -क्षा श. ६, २, २, ३९; -क्षाः तै. ३, ८, १७, १.

पूर्वदीक्षिन्- -क्षिणः ऐ. १, ३.

पूर्व-पक्ष- -क्षः शांआ. ३, २; तै. २, २, ३, १, २; -क्षम् तै. २, २, ३, १; -क्षस्य तै. ३, १०, १०, २;

-क्षाः ऐ. ४, २५; श. ८, ४, २, ११; तै. ३, १०, ४, १; ११, १०, ४; तैआ. ४, १९, १; जै. ६३; -क्षान्

श. ६, ७, ४, ७; -क्षे शां. १, ३; ४, १२; ५, २; ४; ६^३; ७; तै. २, २, ३, २; तां. ५, ९, १४^३; ५, ४, ६; गो. २, १, २०; २२; २४^३; २५; -क्षेभ्यः श. ८, ४, २, ११.

पूर्व-पक्षा(अ-अ-अ-पर-पक्ष- -क्षयोः शां. ३, २; श. १४, ६, १, ७; तै. ३, १०, १०, १; -क्षाः श. ८, ४, ३, १८; -क्षान् ऐआ. २, १, ७; -क्षाम्याम् श. १४, ६, १, ७^३; -क्षौ शां. ३, २; ५, १, १; गो. १, २, ९.

पूर्व-पाद- -दाभ्याम् शांआ. १२, ७;

-दौ तैआ. २, १९, १.

पूर्व-पीति- -त्तये ऐ. ४, २९; ५, १८; ऐआ. ५, २, २; सा. ३, ६, ८;

-तिः गो. २, ३, १४.

पूर्व-पेय- -म् ऐ. ३, ३७^३; श. ४, १, ३, १८.

पूर्व-प्रज्ञा- -ज्ञा श. १४, ७, २, ३.

पूर्व-प्रेत- -तानि, -तानिऽइव तां. १३, १०, १२.

पूर्व-भाज्- -भाजः तै. २, ४, ३, १३; -भाजम् ऐ. ८, २६; तै. ३, ६, ९, १.

पूर्व-रात्र- -त्रात् ऐ. ४, ५; गो. २, ५, १.

पूर्व-रूप- -म् ऐआ. ३, १, १^४; २; ५^३; ६; शांआ. ७, २^३; ४^३; ५^३-७^३; ८; १२-१४; १६-१८; २१^३; तैआ. ७, ३, १; २^३; ४.

पूर्वरूपो(अ-अ-अ)त्तररूप- -ये ऐआ. ३, १, ५^३; शांआ. ७, १३.

पूर्व-व्रत्(वति) तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६.

पूर्व-वयस- -सम् श. १२, ९, १, ८; -से श. १२, २, ३, ४^३; तां. १९, ४, ३.

पूर्ववयसिन्- -सी तै. ३, ८, १३, ३.

पूर्व-वाह- -वाद् श. २, १, ४, १७; का. १, १, ४, १७^३; तै. १, १, ५, ६;

-वाहः तै. १, १, ५, ६; -वाहम् श. २, १, ४, १७.

पूर्ववाद्-व्- -म् तै. १, १, ५, ६.

पूर्व-सद्- -सद्भ्यः तां. १, ५, २.

पूर्व-हृति- -तौ ऐआ. ५, १, १; श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ५, १, ५.

पूर्व-होम- -मान् तै. ३, ८, ९, ३; १७, १.

पूर्वा(र्वअ-ग्नि- -ग्निः श. ५, ४, ३, २४; १३, २, २, ३; -ग्निम् श. १३, २, २, ३; तै. ३, ८, २३, १; २;

-ग्नी श. ५, ४, ४, २०; तै. ३, ८, २३, २.

पूर्वाग्नि-वाह- -वाहः श. ५, ५, २, ४^३; -वाहाम् श. ५, ५, २, ३;

४; -वाहौ श. ५, ४, ४, २३.

पूर्वातिथ- -थानि आ. १, १६३.

पूर्वा(र्वअ-पर- -म् तै. २, ७, १२, ३; ८, ९, ३.

पूर्वा(र्वअ-)मिस्र- -त्राः तैआ. २, २, १.

पूर्वा(र्वअ-)भिषेक- -केण श. ९, ४, ३, १६.

पूर्वा(र्वअ-)र्ध- -र्धः श. १, ९, २, ३; ३, ४, १, १५^३; २६; ५, १, ४;

१०^३; ६, ४, २०^३; २७^३; ७, १, २६;

२८^३; ८, १, १, १; २, ४, २०; १०, ६, ४, १; १३, ४, २, ४^३; जै. ७६;

-र्धम् श. १, ३, ३, १२; ८, १, १३; ३९; २, १, ४, २८; ३, २, ३, २३^३; ४, १, २६; ७, १, २६; ८, २, ४, २०;

१२, ३, ३, १२; -र्धात् श. ३, ८, ३, १७; १०, २, ३, १; -र्धे श. ३, ७, १, २६^३; २७; ५, ५, १, १; ७, १,

१, ३, १; ४, २, ३, २; ३६; ८, ३, २, १४; ४, १, २; ४, ४, ४; ५, २, ११; ६, २, ६; ३, १४; जै. ५०; ७४; -र्धेन

श. ७, २, २, १२; ८, २, ४, २०; ९, १, २, २८; जै. ५०^३.

पूर्वार्ध- -र्धः शां. १३, ५; श. ३, ५, १, १; २६; -र्धम् शां.

१३,५; श. ३, १, १, ११; -ध्वं
श. ५, २, ४, ५.
पूर्वा(-र्वडआ-)हृति- -ति: श. ११,
५, ३, ३, ६.
पूर्वाहृ(-र्वडअहृत्)- -हृ: श. २, ४, २,
८; २, १, ३, १; का. १, १, ३, १; ३,
३, ८; जै. १३२; -हृणे ऐ. १, २०;
७, २०; ऐआ. ५, ३, ३; शां.
८, ६; ७; ८; ९; श. १, ६, ३,
१२; ३, ४, ४, २; २१; ६, ७,
४, १३; तै. ३, १२, ९, १; सा.
२, ५, ३; प. ५, २; जै. १६४;
२०९.
पूर्वाहृणापराहृण-हृणौ जै. १३१.
पूर्विण- -णेभि: सं. २, ३, ५.
पूर्वे-द्युसः(ः) ऐ. २, २०; ३, १५; ६,
८; शां. ५, ५; श. २, ४, ४, ७;
९; ११; १३; १४; १५; १६; १७;
५, २, १४; ३, २; ६, ३, १३; ३, ६,
१, २६; ९, ३, १२; ५, १, २, १५;
५, ४, २०; ११, १, ४, ३; १३, ४,
४, ११; का. १, ३, ४, ५-८; ९;
१०; ५, १, १२; २, २; ६, १, ४; ३,
९; तै. १, ३, १०, १; २; ८, ४, ३;
३, २, ३, १; तां. ११, ५, २०; जै.
१६१; प. २, ३; गो. १, २, १५;
२, २, २४; ५, १४.
पूर्वेद्युः-कर्मन्- -र्मणा गो. २, १,
२३.
पूर्वेद्युराहृत्- -त: श. ३, ९, ३,
२९; ३०.
पूर्वा(-र्वडड-)त्तर- -राणाम् गो. १,
१, २४.
पूर्वा(-र्वडड-)पस्युत्- -तस्य तै. १,
४, ६, १.
पूर्व्यु- -र्व्यु: ऐ. ५, १२; २१; शां.
२२, ४; २३, ६; २६, १६; श. १३,
४, २, २; सा. १, ४, १४; ३, १,
१०; -र्व्युम् ऐ. १, २९; शां. ९,
५; श. ६, ३, १, १७; १३, ४, २,

१; तै. २, ४, ३, ९; ५, ८, १०;
तैआ. १, १३, ३; ३, १५, २; १६,
११, ८; -र्व्या: तैआ. १, ८, ७;
-र्व्याय तै. २, ४, ३, ९; -र्व्यास:
तै. ३, ९, ४, ३; -र्व्यु तैआ. ३,
१४, २.
पूर्व्यु-स्तुति- -ति: तां. १२, ८, ८.
पूपन्- -पणम् शां. ५, २; श. १४, ४,
२, २५; तै. २, ८, ९, ७; सं. १, २,
४; गो. २, १, २०; -०पणौ तैआ.
१, १०, २; -०पन् ऐआ. ४, १,
१; -०पन् शां. २३, २; श. १, ५,
१, १६; १३, ४, १, १५; -०पन् तै.
२, ५, ५, ५; ८, ५, ३; तैआ. १, २, ४;
२०, १; २३, ६; ४, ५, ७; जै. १८२;
सं. १, ८, १; -पन् तै. १, ८, ३, ३;
-या ऐ. २, २४; ८, १२; १७; ऐआ.
५, १, १; शां. ५, २, ६, १३; १२, ८;
२३, २; श. १, १, २, १७; ७, ४,
७; २, ५, १, ११; ४, ७; ३, १, ४, ९;
१४; २, ४, १९; ९, १, १०; १२;
४, ३; ५, २, २, ११; ५, ८; ३, १, ९;
५, ८; ३५; ४, ५, ९; ६, ३, २, ८;
८, ४, ३, १४; ९, २, ३, १२;
११, ४, ३, ३; ६; ७; १५; १२, ६,
१, ८; १३, १, ८, ६; २, २, ६; ३, ८,
२; ४, १, १४; १४, २, १, ९; २,
३; ४, २, २५; का. १, ४, ३,
९; ५, ३, ७; २, १, २, १३; २, २, ३;
तै. १, ५, ११, २; ६, २, २; ६; ७; ७,
६, ६; २, ४; ३, ६; २, ४, १, ५; ५,
३, ३; ४, ६; ७, ४; ७, २, १; ८, १,
६; ५, ३; ४; ३, १, २, ९; १०; ५,
१२; २, २, ८; ७, ४, १५; ८, ११, २;
२३, २; ९, १७, २; ११, २, १;
तैआ. १, १, १, २; ४; २१, ३, २३,
६; ३, ८, २; ४, ८, २; ५, ७, २; ६,
१, १; २; १०, १, ९; तां. ११, १०,
५; १८, १, १६; २३, १६, ५; जै.
१५१; सं. १, २, ४; ३, १३; ६, ७;

८, ४; ६. १, १; गो. २, १, २; २०;
-प्या: ऐ. ८, ७; शां. ६, १४; श.
१, १, २, १७; २, २, १; ४, ४;
७, ४, १३; ३, ५, ४, ४; ६, १, ४;
७, १, १; ४, ३; ८, ३, २२; ९, ४, ३;
४, २, ५, २२; ५, २, २, १३; ४, १७;
६, ३, १, ३८; ४, १, १; ८, ४, २, ९;
९, ३, ४, १७; १४, १, २, ७; २, १,
६; का. २, १, २, १३; २, १, १;
२, ३; तै. १, २, १, १९; ५, १, ५;
११, ३; २, ६, ५, २; ३; ३, २, २,
१; ४, ६; ६, ३; ८, १; ९, १; ८, ३, २;
तैआ. ३, ९, १; १०, १; ४, २, १, ८,
१; ५, २, ५; ७, १; तां. १, ८, १;
जै. ९; १३९; सं. १, ६, १८; गो.
२, १, २; २, ९; -प्या श. ५, ४,
५, २; ६, ३, २, ८; तै. १, ८, १, १;
-प्या शां. ६, १३; श. १, ७, ४,
७; ३, १, ४, ९; १४; ५, २, ५, ८;
७, २, २, १२; ८, ४, २, ९; १२, ६,
१, ८; १३, १, ८, ६; १४, २, २,
३२; तै. १, ८, ३, ३; ३, १, ५,
१२; ८, ६, ४; ११, २; तैआ. ३,
१०, ३; ४, ८, ३; १०, ३; १६, १;
५, ७, ४; ८, ७; तां. १, ८, १२; गो.
२, १, २.
पूपवत्(मत्पु)- -पवन्तम् तै. २,
६, १७, ३; -पवान् ऐ. २, २४; तै.
२, ६, १८, २.
पूपमित्र- -त्र: -त्रात् वं. ३.
पृक्ष- -क्ष: तै. ३, ११, २, १; -क्षस्य
ऐ. ४, ३२; शां. २०, ३; २१, ३;
२२, २.
पृक्षस्य- -स्य: सा. १, ४, १७.
√पृच्, पृणक्ति श. ७, ३, १, ३०;
पृणक्ति श. ७, ३, १, ३०; ३२;
पृणस्व श. ३, ५, ३, २२; पृणक्
तै. ३, ६, १३, १.
पृच्यन्ताम् श. ५, ३, ४, २७.
पृञ्च(त्→)ती- -ती: ऐ. २, २०.

† 'ञ्च' इति सुपा. स्वरदिचन्त्यः । ‡ 'ञ्च' इति लक्षणान्वितः स्वरः स्यात् ।

पृच्छमान(√प्रच्छ)- -नाः तै. १, ५, १, ४.
 पुत्र, पुत्रसु श. २, ५, २, २८; ३, ९, ३, ३२; का. १, ५, १, २५.
 पृतन- -नानि तै. २, ४, ७, ५.
 पृतना- -नाः ऐ. ३, २०; शां. १५, ३; शांआ. १२, ४; श. ५, २, ४, १६; ६, ६, ३, ९; तै. २, ४, १, ४; ३, ६; ७, २; ९; ११; ८, १, ६; ३, ६; ४, २; ३, १, २, ५; तां. १२, १०, २; सा. २, २, ३; -नासु शांआ. १२, २; श. ६, ६, ३, ९; ८, १, १४; तै. २, ४, १, ४; ३, ८; १२; ७, ४, १; ८, ४, १; ६, ६; ३, १, १, ५.
 पृतनाज्(ना√अज्)- -जम् ऐ. ४, २०.
 पृतनाज्य- -ज्ये ऐ. ४, ३.
 पृतना-जित्- -जित् ऐ. ४, २०; शां. १५, ३; -जितम् तैआ १०, १, १६.
 पृतनायुत्- -यत्तुः शांआ. १२, ७; श. ७, ४, २, ३९.
 पृतना-पाह्(√सह्)- -पाह् तां. १, १०, ३; गो. २, २, १३.
 पृतना-साह्य- -ह्याय तै. २, ५, ६, १; -ह्येषु तै. २, ४, ७, ५.
 √पृतन्य, पृतन्यति तै. ३, ३, ११, ३; पृतन्यात् श. ४, ६, ९, १४.
 पृतन्यत्- -न्यत्तुः शांआ. १२, ३; ७; श. ४, ६, ४, ४; ६, ३, ३, १२; तै. २, ४, २, ९; ७, ३.
 पृतन्यु- -न्यवः श. ८, ६, ३, २०.
 पृथ- -थेन श. १२, ७, ३, १.
 पृथ-मात्र- -त्रम् तै. १, ६, ४, ३; -त्रात् तै. १, ६, ४, २.
 पृथक श. १, ३, २, १५; ४, ३, १, ९; ६, ९, २५; ७, २, २, ४; ३, १, ४०; ८, ७, १, ६; ७, २, ३; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, ६, १, २; ७; १०; १३, ३, ८, ६; १४, ५, ४, १०; ७, ३, ११; तै. १, २, १, १८; २, ६, ११, ९; १७, ६; ७; ८, ५, २; ३,

७, १, १; तां. ६, ९, २२; १३, २, ३; जै. ६; ७. ५, २; गो. १, १, २; २७; २, ४; ५, २५.
 पृथग्-वर्त्मन्- -र्त्मा श. १०, ६, १, ७; ११; -र्त्मानम् श. १०, ६, १, ७.
 पृथग्-वादि(न्→)नी- -म् श. ८, ७, २, ३.
 पृथङ्-नामधे(य→)यी- -यीः गो. १, २, १०.
 पृथि(√प्रथ्)- -थये तै. २, ७, ५, १; -थिः तै. १, ७, ७, ३.
 पृथिवी- -वि श. २, १, ४, २८; ६, ६, २, ६; ७, ३, १, २१; १३, ८, ३, ३; का. १, १, ४, २५; -वि श. ५, ४, ३, २०; का. २, २, २, ९; तै. २, ८, ६, ५; ३, २, ९, २; तैआ. ६, ७, १-३; १०, १, १०; मं. २, २, ७; -वी ऐ. १, १६; २१; ३, ६; ४८; ४, १०; २०; ३०; ५, ५; १९; २५; २८; ८, १; २७; ऐआ. २, १, २; ७; ३, १; ३; ४, १; ६, १; ३, १, १; २; ३; शां. ४, १४; ६, १४; ८, १; ९, ३; २०, २; २२, १; ९; २६, १३; २७, ५; ३०, ११; शांआ. १, ५, ७, २; ३; ४; ५; ७; ११; २२; १०, २; ११, २; ५; ६; श. १, १, ४, ५; २, १, १५; ५, ७; ३, १, १५; १७; ३, ४; ९, ४, १, ३४; ५, १, २२; ७, १, ११; ८, १, ४१; ९, १, २९; ३, ११; २, १, १, ८; ४, ४, २८; ३०; २, १, १९; ४, ३; ११; ३, १, १, ४; २, २, २०; २१; ४, १९; ३, १, ४; ४, १; ७, २, १; ८, ३, २८; ५, ४; ४, १; ९, ५, २, १८; ६, ९, १७; ५, १, २, ४; ४, २, १, १८; १९; ३, ५; ३, १, ४; ५, २, ९; ३७; ४, ३, २०; २१; ६, १, १, ११; १५; ३, ७; ३, ३, १२; ५, २, ३; ७, १, १, ४३; ४, २, ६; ५, १, १०; ८, २, १, ७; ३, ३, ६; ५, २, १२; ९,

३, १, ३; ४; १०, ६, ४, १; ५, २; ११, १, ३, ३; ६, ३; २२; २३; ५, ८, १; ६, ३, ६; १२, ८, २, ३६; १३, ८, ३, २; १४, १, २, १०; ११; ३, १४; ३, २, ४; ४, ३, १८; ५, २, ३; ४, २; ५, १; ६, ३, २; ७, ७; ९, ४; ८; ११; ७, ३, ३; ९, १, १४; ४, १; १९; २, १; का. १, १, १, ६; २, ४, ३; ९; ३, २, ८; ५, ३, ७; २, १, ४, १४; २, ३, ७; तै. १, २, १, १; २, १, ५, १; २, ९, १; ४; ३, ३, १; २; ४, २, ७; ८; ६, ८; ६, ६, ५; ७, ८, २; १५, ३; १६, २; ३; ८, ४, ८; ५, ५; ७, २; ९, २; ३, २, ३, २; ५, ६; ६, १; ९, १२; ३, १, २; ६, २; ८; ११; ९, १०; ७, १, ९; ४, १५; ५, ५; ६, १५; ७, ४; ७; १२; ९, ४, ८; १०, ८, ७; ११, १, ६; १२, ५, १; तैआ. १, ६, ३; २, १३, १; ३, २, १; ७, १; ९, १; ४, १, १; १७, १; ४१, १; ६; ४२, ३; ५; ६, ५, २; ७, १; २; ७, ३, १; ७, १; ८, १, १; २, १; ८, १; ९, ९, १; १०, २, ३, १; ६, ३, १; तां. १०, १, १; ४; १; १५, ४, ८; २०, १५, ३; २१, ३, ७; जै. ११७; १२४; २१२; जैउ. १, १, १, ३; २, १; ५, ५; २, ३, २; १५, ३, ६; ३, ५, १, ६; ८; ४, ११, १, ११; १२, १, १; २; मं. १, ३, ७; सा. १, १, ५; घ. १, २; ४, १; ६; ७, ७; गो. १, १, २९; ३३; ३४; २, ९; १२; १६; २२; २४; ३, १८; ५, १५; २५; २, १, २; ७; ९; ३, २; ५, १०; -वीऽइव ऐआ. ५, १, १; श. २, १, ४, २८; -वीः श. ३, ५, १, ३; तैआ. ४, ४, ५; जै. १२१; २०९; -वीम् ऐ. १, ९; १९; २, ६; ५, २; ३; ६, ३; ७, ३; ५; ८, २; १; २२; २३; २७; ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; १०, २; ११, १; श. १, २, १, ७; ३; ७; ४, ७; १५; ५, २; ३; ७;

११३; १९३; ४, १, १३; १४; २, १,
 १, ७; ३, ४, ३६; ३, २, २, २०३; ५,
 २, १४; ३, १४; ७, १, १४; ३२; २,
 १; ४, ५, ७, ८; ६, ९, ९; ६, १, १,
 १३; २, १; ३, ३, ११; ५, १, ५; ७;
 ७, २, १३; ८, २, ६; ७, ४, १,
 १९; २०; २८; २, ५; ७; ८, ७, २,
 १३; १०, ६, १, ४; ११, १, ६, ८;
 ५, ६, ३; ७, २, ६; १३, ५, ४, १३;
 १४, ६, २, १३; ३, २; ७, ७; ९, १,
 १९; ४, ५; का. १, ४, १, २६; २,
 १, ४, ५; २, १, २०; २, ५; ८; ३,
 २; ३; ७; १०; १८; तै. १, १, ३,
 ३; ६; २, १, २; ४, ३, ३; ५, ७, १;
 २, १, ५, ८; ४, ३, ५; ४, ३; ५, २; ६,
 ८; ७, ५; ६, १०, ६; ८, ८, २; ३, १,
 १, ६; २, ६; २, ७, २; ९, २; १३;
 ३, ६, ५; ९, १०; ६, ६, २; १३, १;
 ७, २, ४; ४, १२; ६, १२; १३; १०,
 ३; १२, ४; १०, २, १; ४, ३; १२,
 ६, ३; तैआ. १, ३, ३; ८, ३; ९, ५;
 ३०, १; २, ६, २; ३, ४, १; ४, ३, १;
 ५, २, ९, ३; १३, १; ४, २, ५; ५, २,
 ३; ४, ५; ८, ३; ९, ५; ६, १, ४;
 ५, २; ६, १; २; ७, १; ३; ८, १; ९,
 २; ८, २, १; १०, १, १४; २३, १;
 तां. १, २, १; ९, ५; ६, ४, २; ९,
 ९, १२; जै. २, ७; ८; ११, ७; २, १०;
 जैड. १, ११, २, ७; ८; १४, ३,
 ९; १५, ३, ६; ३, ५, १, ५;
 ४, ३, १, ३; मं. १, ७, ५; २, ८,
 ४; प. १, ५; २, १; ४, ७; ५, ७;
 गो. १, १, ६; १, ७; ३, ९; २, ९; १२;
 २, १; ५, १६; २, ५; २, ६, १, ४; -व्या;
 शा. ५, १, ५, २, १; -व्या शांआ.
 १०, २; शा. १, ८, १, १९; ३, २,
 २, २, १; ६, ४, १३; १, ४; ४, २, १,
 १९; तै. १, १, १, २; ३, ३, ६, ५;
 ५, १, ३, १; जैड. १, १, ४, २, १०;
 ४, ११, ३, १३; -व्या: ऐ. १,
 १३; २, ८; २, २; ५, ३, २; ऐआ. २,

१, ७; ३, १, २; २, ५; शां. ६, १, ४;
 २, ३, ३; शांआ. ८, ८; शा. १, १,
 २, २, ३; २, १, ७; २, ३, ४, ११; ३,
 १, १, ११; ३, ४, ३; ५, ३, २, २; ४,
 २, ४, २, ४; ६, ९, १२; ६, २, ३, ८;
 ३, १, ३, ८; २, ९; ३, १३; ४, १,
 १; २; ५, ४, ३; ४-८; ६,
 ३, ९; ७, १, १, ३; ३, १, २०;
 ४, २, २, ७; ५, २, २, १; ८, २, १, २;
 ७; १, ५; १, ७; ३, १, १; ६, ३, २०;
 ९, २, १, १, ५; ३, २, ६; ३, ४, ४,
 १, ३; ११, ५, ३, ७; १२, ५, २, ४;
 १३, ५, १, १, २; २, १, १; १४, १, २,
 ९-१, २; २०; ३, १, ४; ६, ७, ७; ८, ३;
 ४; ६; ७; ९, ४, १; का. १, १, १, २;
 ५; १०; ४, १, ९; २, १, २, १, ६; ४,
 ५; २, २, ९; १०; ३, १, ७; तै. १,
 १, ३, ४; २, १, २; ४; ५; १, ६; २, २;
 २, ३; ४, ६, २; ५, २, ६; ५, २; ४, ७,
 १; २, ४, ३, २; ७, २; ६, ७, १; ८, २;
 ८, ३, २; ६; ५, ४; ७, ५; ३, २, २,
 ६; ३, २; ९, ४; ५; ३, २, १; ५, ७,
 १; ८, १; ६, १, १; २, १; ३, २; ७,
 ६, १, ९; ७, १, ४; ९, ५, ५; ११, १,
 ५; तैआ. १, १०, ५; ४, ७, २; ११,
 २; ५, २, ८; ९; ६, ६; ८, ३; ७, ३;
 १०, २; ८, १, १; तां. १, २, ९; ४,
 ५, १, ९; ६, १, ७; १४, २, १; जैड.
 ३, ४, १, ६; आ. २, ५, १; २०, ७;
 मं. १, ५, १, १; १, ३; प. ४, १; ६;
 गो. १, १, ६; ५, २, ४; २, १, २; २,
 ७; -व्याम् ऐ. १, ९; ३, ६; ५,
 २०; ७, ९; १, ३; ऐआ. ३, १, २;
 शां. २, ६, १, ५; शांआ. ५, १; ७,
 ४; शा. १, १, २, २, २; २, ४, १, ६;
 १, ७; १, ९; ५, ४; ३, ३, ९; १०; ९,
 ३, १०; २, १, १, २; ६; १, ४; २, १,
 १, ४; १, ५; ३, ५, १, २, २; ६, १, १, ५;
 ३, ७; ७, २, ३; ८, ५, ९; ९, ४, १, २;
 ४, २, २, ९; ६, १, २, १, १; ३, २, २;
 ३, १, ४; ५, ४, १, २; ७, १, १, २, ३;

८, ६, १, ५-९; ९, १, १, ३, ७; २,
 १, १, ५; ५, १, ५, ३; २, ६; १, ३, ८,
 २, ५; १, ४, ८; ३, १, ८; ५,
 ५, १; ६, ७, ७; का. १, १, १, २; ४;
 १०; २, १, ९; १०; २, १, २, १, ५; २,
 २, ९-१, १; ३, ४; तै. १, २, १, १;
 ३, २, ७; २, ४, ७, १, १; ५, ४, ३; ८,
 १, ५; ३, २; ८; ३, २, ९, ४; ३, ६,
 ३; ५; ८; १०, २; ७, २, ६; ७; ६,
 १०; १०, १; ८, ३, ६; ११, १, ७;
 ६, ४; १, २, ६, २; ३; ४; तैआ. १,
 ५, १; २०, १; ४, ३, २; १, १, २; ५,
 ३, ६; ९, ५; ९, ९, १; १०, १, १, ४;
 तां. ५, ५, १, ९; जै. १, १, १; जैड.
 १, १, २, २; २, ३, २; १, ४, १, ३; ४,
 १०, ३, ५; ९; प. १, २; सा. ३,
 ७, ८; गो. १, ३, १, ४; २, ३, २;
 -व्या ऐ. १, १, ३; २, ६; २, २; ३, ४, ८;
 ८, १, ५; २, ३; शा. १, १, २, २, ३;
 २, ४, १, ७; ५, १, ८; १, ९; २, १, १,
 २; ६; ७; ३, १, ४; ५, ३, २०;
 ६, १, १, २; ७, १, ५; ४, ६, ९, ९, ५,
 २, १, १, ८; ३, ५, २, ७; ४, ३, २०;
 ६, ३, १, १, ३; ४, १; ३, १, ३; ६, ३,
 ९; ७, ३, १, २०; ४, २, २, ७; ५, २,
 २, १; १०, ६, ३, २; १, १, ७, ४, ४, ८,
 ४, ६; १, ७, २, १, ४; १, ३, ८, ३, ३;
 १, ४, १, २, ९; ३, २, ४; ४, ३, २, ७;
 ५, ५, १; ९, ३, ६; का. १, १, १, ४;
 २, १, २, १, ६; २, २, १०; तै. १, १,
 ३, ७; २, १, १, ८; ७, ९, ५; ३,
 २, ९, ८; ३, ६, ३; ७, ५, ३;
 १०, २; ३; ८, ७, ३; १, ७,
 १; २; १, ८, ४; ५; तैआ. २,
 १, २, १; ३, ५, १; १, ३, १; ४, ९,
 ३; ६, ६, १; २; ७, ३; १०, २, १, ३,
 १, ४, १; तां. १, ९, ५; जै. २, ६;
 १, १, ७; जैड. ४, १, १, ५, १, २; १, ३;
 मं. २, १, ५; सा. ३, ८, २; गो.
 १, १, १, ४; २, २, ४; -व्या: तै. ३,
 ५, १०, १.

पृथिवि-क्षित्- -त्तः तैआ. १, १२, ४.
 पृथिवि-स्त्व- -म् तै. १, १, ३, ७.
 पृथिवि-स्र(ष तै.)र्दा- -दम् शा. ५, १, २, ६; तै. १, ३, ९, २.
 पृथिवि-स्पृश्- -क् तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८.
 पृथिवी-तस्व(ः) ऐआ. २, १, २.
 पृथिवी-पति- -०ते तै. ३, ११, ४, १.
 पृथिवी-प्रतिष्ठ- -ष्टः जैउ. १, २, ३, ९; १०.
 पृथिवी-म्य- -यः शा. १४, ७, २, ६.
 पृथिवी-लोक- -म् शा. १४, ६, १, ९.
 पृथिव्य(-विअप्स्ते-)सेजो(-जस्स वा-)वाय्वा(-युआ-)काश- -शाः तैआ. १०, ५६, १.
 पृथिव्या(-वीआ-)यतन- -म् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११.
 पृथिव्यु(-वीउ-)पर- -म् ऐआ. ५, ३, २; जैउ. १, २, ३, १.
 पृथी- -थी शा. ५, ३, ५, ४; तां. १३, ५, २०.
 पृथु- -थु ऐ. ६, ३५; शा. १, ४, ३, ४; २७; ४, ३, ३, १८; ५, ४, ४, २२; २३; ६, ३, ३, १९; ४, ४, ३, तैआ. ३, ११, ८; जै. १३६; गो. २, ६, १४; -थुः शां. २१, ४; तै ३, ५, २, १; ५, ७, ५; जै. ९७; १२३; जैउ. १, ३, २, ९; ११, २, ६; १४, ४, १; -थुःऽश्च शा. १२ २, ४, ६; गो. १, ५, ४; -थुना शा ६, ४, ४, २१; -थुम् शा १, २, २, ९; १०; ६, ३, ३, १९; का. २, २, १, ७.
 पृथ्वी- -थ्वी ऐ. ४, २०; तै. २, ८, २, ५; ४, ८; ३, १, १, १२; तैआ. १०, १, १६; २१, १; सं. ४:

-थ्वीम् शां. ८, ४; शा. ७, ४, १, ३३. पृथिवी- द्र.
 पृथुक- -काः तै. ३, ८, १४, ३; -कैः तै. ३, ८, १४, ३.
 पृथु-पाजस्- -जसा ऐ. ५, ६; -जसे ऐ. ४, ३, ०; शां. २०, २; २१, २; २२, १; -जाः तै. ३, ६, १, ३.
 पृथु-बुध्न- -ध्नः शा. १, १, ४, ७; का. २, १, ३, १२; -ध्नम् तै. २, ५, ६, १.
 पृथु-बुध्नी- -म् ष. ४, ३.
 पृथु-रश्मि- -श्मिः तां. ८, १, ४; १३, ४, १७.
 पृथु-श्रवस्- -वाः तां. २५, १५, ३.
 पृथु-श्रोणि- -णिः शा. १, २, ५, १६; ३, ५, १, ११; का. २, २, ३, १५.
 पृथु-ष्टका- -०के शा. १४, ९, ४, २०; सं. २, ६, २.
 पृदाकु- -कुः शांआ. १२, ६; शा. ४, ४, ३; -कौ तै. २, ७, ७, १.
 पृश्नि- -श्चयः शा. ७, ३, १, ३६; ८, ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २; तां. ९, २, १९; सा. १, १, १७; दै. २, ५; -श्नि शा. ९, २, ३, १४; तै. २, २, ६, १; ८, ८, २; तां. १२, १०, २३; २४; शा. ७, ३, १, ३६; ९, २, ३, १६; -श्निः ऐ. १, २, १; ५, २३; शां. ८, ६; २७, ४; शा. १, ८, ३, १५; २, १, ४, २९; ५, १, ३, ३; ६, २, ३; ८, ७, ३, २१; ९, २, ३, १४; १८; ४, ३, ६; १०, ४, ३, १८; ५, ४, १५; १६; का. १, १, ४, २६; तै. १, ४, १, ५; ७, ३, ५; २, १, १, १; ७, २, २; -श्निना सं. १, ३, ८; -श्निनी आ. जैआ. १, ३७; -श्निम् शा. ५, १, ३, ३; ९, २, ३, १४; ४७; १०, ४, ३, २२; तै. १, ४, १, ४; ८, ३, २; -श्निभिः तैआ. १, २७, ५; -श्नीः तां. २१, १४, ७; -श्नीच् तैआ. २, ९, १; तां. २१, १४, ७;

-श्नेः शा. ९, २, ३, ४७; तै. २, ८, ५, ७.
 पृश्नि-ग(र्भ-→)र्भा- -र्भाः ऐ. १, २०; ३, ३०; शां. ८, ५; शा. ४, २, १, ८; १०.
 पृश्नि-प(र्ण-→)र्णी- -म् शा. १३, ८, १, १६.
 पृश्नि-मत्(मलुप्)- -त् ऐ. ५, ६.
 पृश्नि-मात्- -०तरः ऐआ. ५, १, १; तै. २, ४, ४, ३; ५, २, ३.
 पृश्नि-व(त्-→)ती- -तीः तै. २, २, ६, १.
 पृश्नि-स्तोत्र- -म् जै. ३५.
 पृश्य(√स्पृश्)- -श्यः, -श्यम् गो. १, ४, २३.
 पृषत्(√पृष्)- -षत् तै. २, ४, ४, १; २; -षतः शा. ५, ३, १, ६; ५, १, १०; जै. २०७; -षच् शा. ५, ३, १, ६; ५, १, १०.
 पृषती- -ती शा. ५, ५, २, ९; -तीः शा. १, ८, ३, १५; तै. २, ४, ४, ३; -तीम् शा. ५, ५, २, ९.
 पृषदा(-त्सआ-)ज्यु- -ज्यम् शा. २, ५, २, ४१; ४, २, ६, ३, ३; ३, ६, ३, ६; ८, २, ४; २५; ३, ८; ४, ७; ८; १४, ९, ४, २३; का. १, ५, १, ३६; ३, २, २, ६, ३, ३; तै. १, ६, ३, २; तैआ. ३, १३, ४; -ज्यस्य शा. ३, ८, ३, ५; ३३; १४, ९, ४, २३; -ज्येन तां. ५, १०, १२.
 पृषदाज्यु-व(त्-→)ती- -म् शा. १२, ५, २, ७.
 पृषति- -तयः तै. ३, ३, ९, ४.
 पृषोद्- -म् तै. ३, ८, २३, ३.
 पृष्ट- -ष्टः सा. ३, ४, ३.
 पृष्णि-मत्- -मान् ऐ. ५, ७.
 पृष्त्(√स्पृश्)- -ष्टः ऐ. ७, ९; ९, ५, ३, ६; तै. ३, ११, ६, ४.
 पृष्त्(√प्रच्छ)- -ष्टः शा. ३, ५, ४, १७; जै. १७२; -ष्टम् सं. ३.

†='वीस-' इति य. ९, २, । ‡ '-थु-' इति अज. मुपा. चिन्त्यः । φ 'पृदनी' इति मुपा. ? ।

पृष्टि- -ष्ट्यः श. ७,५,१,१३,२४;
 ३५: ८,१,३,१०; ४,३; २, १,
 १५; २, ६; ३,१,१३; ४,३,२०;
 ४,८; ६,२,७; -ष्टीः श. ११,८,
 ४,३; तै. २,६,५,५.

पृष्टि-तृष्(ः) तै. १,१,२,८.

पृष्टि-साचयु- -मूह्य श. ८, ०, १,
 १५.

पृष्टी-कुण्डील- -लानि गो. १,
 ५,३.

पृष्ट- -ष्टः तां. २२, १,३; ३,७:४,
 ६; ५,१; ६,१; ११,१; -ष्टम् ऐ.
 ३,२१; ४,१९:२९, ५,१:४; १२:
 १८; ८, ३: शां. १९, ८; २२,
 ७; २३,२; २४,२; २५,४; ५:
 ११; २६,९:११; २९, ३; ४; ५;
 ७; शांआ. २,१; सा. ५,२,१,४; ५,
 ३,५: ६,३,२, १२: ४, १, ८; ७, ४,
 १, ९; २, ६: ८, १, १, ५; २, २; ५; ४,
 ४; ३, १, ९; ६, ३, १९; ७, ३, १८; ९,
 २, ३, २४; १०, १, २, ७; ६, ४, १;
 ५, ३; ११, ७, २, ६; १२, १, ४, १;
 ३, १, ७; १३, ३, २, २; ३, २, ५,
 १, २; १०; तै. १, २, २, ४; ४, ३;
 ६, ३, ५; ७, ५, ५; २, ४, २, ६; ८,
 ७, १; ३, ७, ७, ४; ९, ४, ८; ९, १;
 तैआ. ३, ४, १; १०, ४; ७, १०, १;
 १०, १, १३; १६; तां. ८, ८, १०;
 १२, ४, ५; १३, ९, १६; १०, ४;
 १५, ३, १८; १९; १०, ५; १६, ७,
 ३; ११, ४; १२; १५, १०; १८, ४,
 ७; २०, ३, १; ८, १; ९, १; २१, ४,
 ८; ९; २२, ४, ५; जै. ३४; ३७;
 १२७; १३०; आ. जैआ. १,
 २३९: सं. १, १, १२; प. १, ३;
 ३, ८; गो. १, ५, ३; २, ५, ९;
 -ष्टम्-ष्टम् जै. ११३; -ष्टात् श.
 ५, ४, २, ५; ९, २, ३, २६; -ष्टानाम्
 ऐ. ४, २८; ऐआ. १, २, १; शां.
 २६, ९; तां. ३, ११, २: ३; ७, ९,

३: ८, ९, ७; १४, १०, ९; १६, १०,
 ११; १८, ६, १७; १९, ५, २३:
 -ष्टानि ऐ. १, १५; ६, ५: शां. १८, २;
 २४, ८; २५, ११; १२; २९, ५;
 २९, ५; सा. ७, २, ३, ६; ४, १, ४५;
 ८, १, ३, ३; ९, ५, २, ८; ११, १,
 १, ५; १२, २, १, ८; ३, ३, १; ६-
 १०; १३, ३, २, १; ५, १, १; ३, १०;
 ४, २०: तै. १, ८, ८, ३; ३, ९, ९,
 १: तैआ. ५, ६, ४; तां. ४, ८,
 ७; ७, ७, १७; ८, ५; ८; ९,
 १; ८, ९, ६; १३, १०, १५:
 १६; १४, १०, ७: १६, ५, २:
 १०: २४; १५, ६; ७; ८; ९; १८,
 ८, ८; १०, २; ३; १९, ५, ६; ९, ३;
 ४: ११, २; २०, १, १; २, १; ३; ५,
 १: ११, २; २१, ६, १; ९, १; १०,
 ३: ४: २२, ३, ३; ४; ५: ९, ४; १०,
 २; २३, ३, ६; ७, ६: १९, ४; २५,
 १, ३-५; २, ३; जै. १३०; १३७;
 १६८; आ. १, २६९; प. १, ३;
 गो. १, ५, १०; २, ५, ११; -ष्टाय
 तै. ३, ४, ८, १; -ष्टे शां. २४, ८;
 २५, ४; सा. २, १, ४, २८; ४, ४,
 ५, २३; ६, १, १, १५:
 ७, ४, २, २७; ८, १, २, ८; ४, ४;
 २, १, १०; ३, १, ९; २, ३; ६, १,
 ५; ३, १९; २०; ७, १, २१;
 ३, १८; ९, २, ३, ३४; १०, ५,
 ५, ४; ११, २, २, ६; का. १,
 १, ४, २५; तै. १, २, १, २४; ३,
 ७, ६, ५; ८, २३, ३; तैआ. ६, ७, ३;
 १०, १, १; तां. १, ७, ६; ७, ८, १;
 १५, ३, १९; २१, १०, २; जै.
 ४; २१०; जैउ. १, ८, १, ६;
 गो. १, २, ८; -ष्टेन श. ८,
 ३, १, ८; तां. १३, १०, ५; १५,
 ३, १९: २५, १, ३: गो. १, २, २०; १;
 २, ५, ९; -ष्टेभ्यः तै. १, २, २,
 ३; ४, ७, ७; ५, ६, १; २; -ष्टेयु

श. १०, ५, ४, ५; ११, १, १, ६;
 तां. ३, ११, ३; ७, ८, २; ५; प. १,
 ३, -ष्टे: ऐ. ४, १९; शां. २४,
 ८; सा. १२, २, २, १०; ११; तैआ.
 ५, ६, ४; तां. ८, ९, ८; १६, ५,
 १३.

पृष्ट-तृष्(ः) ऐ. १, ३०; श. ३, ४, ३,
 १९; ५, ४, ४, ७; १०, ५, ५, २; १४,
 ४, ३, ९.

पृष्ट-रूप- -म् जै. ११३.

पृष्ट-शमनीय- -येन गो. १, ५, ८.

पृष्ट-स्तोत्रिय- -यान् शां. १९, १०.

पृष्टो(-ष्टउ)-कथ- -कथानि, -कथैः
 जै. ९७.

पृष्टो(-ष्टउ)-पताप-शत-सहस्र-
 -त्वेन सा. १, ४, ११.

पृष्टो(-ष्टउ)-पाय- -म् शां. १२, ७.

ईपृष्ट्य- -ष्ट्यः ऐ. ४, १७; ५, २१;
 २२; शां. २६, १; सा. १२, १, ४, १;
 २, १, २; ४, २, १; ११, ३, २; ४; ९;
 ११; ४, ७; ८; ३, १, ३; ७; तां. ४,
 १, १६; ५, १३; २२, १, १; १०, १;
 १२, १; ५; २३, १, १; ३, १; ४, १;
 ५; ६, १; ४; ७, १; ६; १६, १; १९,
 १; २४, १, ४; ११, १; १८, १;
 २०, १; २५, १, १; २, १; १५;
 जै. १५७; १६८; गो. १, ४, १४;
 १५; १७; २०; २२; २३; ५, २; ३;
 ४; -ष्ट्यम् ऐ. ५, २२; सा. १२,
 १, २, २; ३, ११; १८; २, ३, ४;
 १०; ३, ३, ७; तां. २५, १, २; २, १;
 गो. १, ४, ८; ९; १०; १७; २१;
 ५, १०; -ष्ट्यस्य शां. २४,
 ९; सा. १२, ३, ३, ६;
 तां. ५, २, ९; जै. १६३; -ष्टयाः
 ऐ. ४, १७; तां. १९, ९, ३; ५;
 २४, ११, ५; -ष्टयात् श.
 १२, २, ३, २; जै. १६३;
 गो. १, ४, १४; १५; २३;
 -ष्टयानाम् शां. २३, ३;

-पृथानि शां. २१, ५^३;
 -पृथाम्याम् गो. १, ४, २३;
 -पृथाय श. १२, २, ३, ११^३; गो.
 १, ४, २२; -पृथे ऐ ४, १७; श.
 ४, ५, १३; -पृथेन श. १२, २,
 ३, १०; तां. ४, १, १५; २^५, २, २;
 गो. १, ४, २१; -पृथैः गो. १, ४, २३.
 रपृष्ठ्य- -पृथस्य श. १३, ५, ३, १०;
 -पृथान् श. ५, १, २, २.
 पृष्ठ्य-प्रतिष्ठित- -ते श. १२, २,
 २, २; गो. १, ४, २०.
 पृष्ठ्य-स्तोम- -माः शां. २६, २;
 -मान् शां. २६, ७.
 पृष्ठ्या(-पृथऽअ-)-न्- -न्तान् शां.
 २१, ५.
 पृष्ठ्या(-पृथऽअ-)-भिष्ठ्व- -नाभ्याम्
 गो. १, ४, १४; १५; २२; २३;
 -वौ श. १२, १, २, २; २, १५; ४, ३;
 २, २, २; ४; ८; २०; ३, १; ४, १६;
 जै. ११८; गो. १, ४, ९; १०; १२;
 १४; १५; २०^३; २२; २३; ५,
 ३; ४.
 पृष्ठ्या(-पृथऽअ-)-हन्- -हनि गो.
 २, ६, ९.
 पृष्ठ्या(-पृथऽअ-)-रम्भण- -गान्
 शां. २१, ५.
 पृष्ठा- -ष्ठा तै. ६, ४, ११^१.
 √पृ, पिपर्ति ऐ. ३, ३५; गो. २, ६,
 १४^३; पृणति तै. २, ४, ३, ११;
 पिपर्तु श. ९, ५, १, ३१; तै. २,
 ४, १, ९; ७, ८, २; १६, २; पिपृ-
 ताम् श. ४, ५, २, १८; ७, ५, १,
 १०; पृणस्व श. ३, ५, ३, २२;
 पृषि ऐ. ३, १९; शां. २५,
 ३; तै. २, ५, ८, ३; तैआ. ४,
 ४२, ३; पृण श. ३, ६, १, १५; ८,
 ७, २, ६^३; तै. ३, ११, ६, १; तैआ.
 १, २५, २^३; ६, ९, २; तां. ६, ४, २;
 पिपृतम् तै. २, ८, ४, ८; पिपृत तां.

१, ४, १५; पिपर्तन तै. २, ४, ३, ९.
 पूर्यते शांआ. ६, ८; श. १४,
 ४, २, ५; ५, १, ५; पूर्यतेऽइव श.
 ११, २, ४, ५.
 पार्यते श. ११, ८, ३, ३^३; पार-
 यति श. ७, ३, २, १७; तां. १६, ८,
 ८; पार्यन्ति तै. १, २, ४, ३; तां. ४,
 ५, ४; पारयित्तास्मि श. १, ८, १,
 २; ४; पारयिष्यसि, पारयिष्यामि
 श. १, ८, १, २; पारयन्तु
 तै. २, ७, १६, १; तां. १,
 ७, ५; पार्य तै. २, ४, ७, ५; ८,
 २, ५; तैआ. १०, १, १६; गो. २,
 ६, २; अपारयन् तै. १, २, ४,
 ३^३; तां. ४, ५, ३^३; पार्येत् श. ७,
 २, ४, २८; अपीपरः तैआ. ४, १०,
 ४^३; ५, ८, १०^३; अपीपरम् श. १,
 ८, १, ६.
 पूर्यति श. ८, ७, २, १; तैआ. १,
 २५, १; ५, ९, ७; जै. १५७; पूर-
 यन्ते श. ११, ४, २, १६; १७; पूर-
 यन्ति श. १३, ८, ४, २^३; पूरयाथ
 तां. १४, ३, १३^१; पूरयासै जै.
 १९२; पूर्यथाम् श. ३, ६, १, २१;
 पूर्य श. ८, ७, २, ६^३; पूर्येत जै. ८,
 १, ६, ३, ८; पूर्येत तै. १, १, ६, ८;
 अपूपुरम् श. ११, ५, ३, ७.
 पार्यत्, पारयिष्यन्-तम, पिप्रत्-
 पद्र.
 पूणत्- -ते तै. २, ८, ८, ११; ३, १,
 ४, ११.
 पूणान्- -नः तै. २, ६, ८, ४.
 पेय, या(√१पा)- -यः गो. २, २, १०;
 -याः गो. १, १, ३.
 पेरु- -रवः तैआ. ३, ११, ६; ४, ८, ३;
 ५, ७, ४; -रुः श. ३, ७, ४, ६;
 तैआ. ३, ११, ७.
 पेलति- -तेः दै. ३, ९.
 पेश(√पिश)- -शाः ऐ. ३, १०.

पेश-शमर- -राः गो. १, ५, ५.
 पेश-ल- -म् तै. २, ६, ४, ३; ३, ३, ४, ५.
 पेशस्- -शः ऐ. ३, १०^३; तै. २, ६,
 ४, १; ४; -शसः श. १४, ७, २, ५;
 -शसा ऐ. ३, १०; -शासि तै.
 २, ५, १, २.
 पेशस्कारिन्- -री श. १४, ७, २, ५.
 पेशस्का(र→)री- -रीम् तै. ३, ४,
 ४, १.
 पेशस्व(त्→)ती- -ती तै. २,
 ६, ८, ३; -तीः तै. २, ६, १७, ५.
 पेशित्- -तारम् तै. ३, ४, ८, १.
 पेषी- -षी जै. १८०.
 पेषुक(√पिसु)- -रुम् श. १, ७, ३, १८
 पेशी(←पिङ्ग)- -ङ्गी शां. २५, ७.
 पेशी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,
 ४, ३०.
 पेश्य- -ह्यः शां. ८, ९; २६, ३^३;
 ४^३; १४^३; २८, ७; शांआ. ४, २;
 श. ११, ७, २, ८; १२, २, २, ४; ४,
 ८; १४, ९, ३, १७; -ह्यम् ऐ.
 ७, ११; शां. ३, १; १९, ९; २४,
 ९; -ह्यस्य शां. १६, ९; २६,
 १४; -ह्याय श. १४, ९, ३, १६^३.
 पेशवन(←पिजवन)- -नः ऐ. ८, २१;
 जै. १७१; -नम् ऐ. ८, २१;
 -नस्य जै. १७१; -नाय ऐ. ७, ३४.
 पैतामह(←पितामह)- -हात् ऐ. ७,
 १७.
 पैतदारव(←पीतदारु)- -वाः ऐ. १, २८;
 श. ३, ५, २, १५; -वेण तां. २४,
 १३, ४; -वौ श. १३, ४, ४, ५; ८०.
 पैत्-मत्(←पितृ-मत्)- -त्यः, -त्यम्
 श. ४, ३, ४, १९.
 पै(त्र→)त्री(←पितृ)- -त्रीः शां.
 २६, ८.
 पैद्(←पैदु)- -द्वय आ. १, १३४^३||.
 पैत्व(←पीलु)- -स्वस्य जैआ. १,
 १३४६.

१ 'पृष्ठा' इति = अ. १८, ३, ६०; 'पृष्ठा' इति कालि. सुपा. सा. च चिन्त्यौ । १ 'पूरयाय' इति सुपा. अशुद्धः । ना. अप्यशुद्धः इति C. १ 'इत्याय' सुपा. स्वरः? । १ 'रुवौ' सुपा. ॥ 'इव' सुपा. अष्टः । १ 'पैत्व' आ. सुपा. ।

पोतृ - -०तः शां. २८, ५; -ता ऐ. ६,
१०-१२; १४; शां. २८, ३; तै.
१, ४, ८, १; तां. २५, ४, ५; गो.
१, २, १९; ३, ५, २४; २, २, २०:
२१; २२; -तारम् श. १२, १, १,
८; गो. १, ४, ६; -तारौ तै. ३, ७,
६, २, २; १३, १; -तारौ तै. ३, ७,
४, १२; -तुः ऐ. ७, १; तां. १८,
९, १५; गो. १, २, १९; ३, ५; १८:
-त्रे श. ४, ३, ४, २२.

पोतृ-तम - -म् तै. ३, ७, ४, ११.

पोतृ-त्व - -म् गो. १, २, १९.

पोत्रीय, या - -यः गो. १, २, १९; †
-याः ऐ. ३, ५०; -याम् तै. ३,
१२, ९, ५; -यै ऐ. ६, १४.

पोषि† - -म् जै. ६२.^३

पोष्यत्(√ष्) - -यन्तः ऐआ. १,
३, ५.

पोष(√पुष्) - -पः ऐ. ४, २७; -पम्
ऐ. १, २८; शां. २१, ५; श. ४,
५, ४, ९; ११, ४, ३, १९; तै. १, २,
१, २, १; २, ८, ७, ९; तैआ. २, ५, १;
तां. २१, १०, ९; प. ३, ७; †
-पान् तै. २, ३, ३, २; तां. ८, ४,
४; १९, ५, १०; २१. १०, ५; ७:
२२, ७, २; सा. ३, ३, ४; -पाय
श. १, ९, २, ३, ३; ५, २, १, २, ५; ६,
६, ३, ९; ८, ३, ४, १०; १३, २, ९,
८; तै. ३, ८, ३, ६; ९, ७, ३; -पे
श. ९, २, ३, ८; -पेण श. ६, ६,
३, ८; तै. १, २, १, ५; १९; तैआ.
४, ७, ५; -पैः श. २, ४, १, १; ४,
५, ६, ४; ६, ९, २, ४; का. १, ४, २,
१; तै. ३, ६, २, २.

पोष-वत् - -वन्तौ शां. ५, ५.

पोषयिष्णु - -ष्णुः जै. १५०.

पोषुक - -कः प. ३, ७.^१

पौश्रलेय(←पुंश्रली) - -यः तै. ३, ८,
४, २.

पौंसायनु(←पुंम्) - -नः श. १२, ९,

३, १; ३; -नम् श. १२, ९, ३, २.
पौंसन - -स्नानि शांआ. ३, ७.
पौंस्य - -स्यानि तै. २, ४, ५, २:
-स्येन तै. २, ७, १७, ३.^३

पौञ्जिष्(←पुञ्जिष्ट) - -म् तै. ३, ४,
५, १.

पौण्डरीक(←पुण्डरीक) - -कः तां.
२२, १८, ५; -कम् शांआ. ११, ४.

पौण्य(←पुण्य) - -ण्यः तां. २०.
११, ४.

पौतिमाप्यायण(←पूति-मास्य) -
-णान् श. १४, ५, ५, २०; ७, ३,
२६.

पौतुद्रव(←पितु-द्रु) - -वौ तै. ३, ८,
२, १.

पौत्र(←पुत्र) - -त्रः श. १, ४, २, ४, ५,
१, १०; -त्रम् ऐ. २, ७; श. ६, १,
२, १३; ८, १, ३, ५; तै. २, १, ८,
३; मं. १, १, १०; ११, ५, १०; ११;
१३; -त्रान् ऐ. ७, १०.

पौत्र-मर्त्य - -म् मं. १, १, १४.

पौरुकुत्स(←पुरु-कुत्स) - -त्सः तां.
२५, १६, ३.

पौरुमद्(←पुरु-मद्) - -द्म् तां. १२.
३, १२; १४; -द्रे आ. जैआ. १,
३९; -द्रेन तां. १२, ३, १३;
१४.

पौरुमीढ(←पुरु-मीढ) - -म् जै.
४४; आ. जैआ. १, ४९.

पौरुशिष्टि(←पुरुशिष्ट) - -ष्टिः
तैआ. ७, ९, १.

पौरुहन्मन(←पुरु-हन्मन्) - -म् तां.
१४, ९, २८; आ. १, २, ४३; २७३;
जैआ. १, २७३.

पौरुप(←पुरुप) - -पः श. १४, ७, १,
१२; १३; -पेण शांआ. १५, १.

पौरुप-काम - -मः, -मस्य शां. ४, ९.

पौरुपमेधिक(←पुरुपमेध) - -म् श.
१३, ७, १, ८.

पौरुपेय - -यः श. ८, ६, १, १६.^३

पौरुपेयी - -य्याः तै. ३, ६, ११, १.
पौरुडाशु(←पुरोडाश) - -शेषु श. ६,
८, १, १.

पौर्यामास(←पूर्ण-मास) - -सः गो. १,
३, २२; २, १, १२; -सम् शां. १,
१; ३, ६; ४, १४; ५, ८; १८, १४;
श. १, ६, २, ६; ४, १२; १३; ८, ३,
२; २, ५, २, ४८; ६, २, १९; ११, १,
३, २; १२, ३, ५, ४; तै. ३, ७, ४,
४; तां. २५, १०, ८; जै. १२०;
गो. १, ५, ९; २, १, १२; २६;
-सस्य श. १, ६, २, ६; ३, १५; ३१:
-सात् शां. १, ४; ८, २; १८, १०; -से
शां. ४, १४; १५, २; -सेन ऐ. १,
१; शां. ३, ५; ४, १२; ५, २; ४;
७; श. १, ६, ३, १५; ३१; ३६; २,
४, ४, १४; ५, २, ४८; ६, २, १९; ३,
१३; ५, २, ३, ७; ६, २, २, १९;
११, १, ३, १; २; ४; ५;
६; ७; २, ४, १०; ५, ४; का. १,
३, ४, ८; ५, १, ३, ८; ६, २, ८; ३, ९;
तां. २५, १०, ८; जै. १३२; गो.
१, ३, २१; २, १, २०; २२;
२५.

पौर्यामासी - -सी ऐ. ७, ११;
शां. ४, ४; ८; १२; ५, १; श. १,
६, ३, ३५; २, ६, २, १२; ६, २, २,
१७; १८; ३०; ११, २, ४, २; १३,
४, १, ४; तै. ३, १, १, १२; ४, १५;
१०, १, १; ११, १, १९; तां. २३,
६, ४; सा. २, ४, ९; प. ४, ६; ७;
गो. २, १, १०; १९; -सीः जै.
१६४; -सीनाम् शां. ५, १;
गो. २, १, १९; -सीम् ऐ. ७, ८;
११; शां. ३, १; श. १, ६, ३,
३६; ११, १, ३, ६; ७; ७, ४; गो.
१, १, ३९; -स्यः श. ६, ४, २,
१०; ११, १, २, १०; ११; तै. १,
५, १२, २; तां. १०, ३, ११; जै.
१६४; प. ३, १; -स्याः का. १,

प्रकाशोद्य(-म/वृद्ध)- -द्याय तै. ३,४,
६,१;-द्येनऽइव श. ३, २,४,१६;
५,३,११†.
प्र-काल्यमा(न→)ना- -नाः सा. ३,
३,१.
प्र/काम्,प्रकाशन्ते सा. ३,७,८.
प्र-काशु- -शः तां. २,८,२:३,९,२:
१३,४,१७; १५, ३,३१; १८,७,
७; १९,१,५:१७,३; २७,१५,४;
जै. ६:८९; गो. २, ५,८; -शम्
ऐ. ७,२३६; ऐआ. २, १, ७; तै.
१,८,२,३; २,२,१,४; ६,३;४;
तां. १, ६,७; जै. ११७; -शम्ऽ-
इव शां. १७, ९; गो. २, ५, ५.
प्र-काशयत्- -यन् सा. १,७,१५.
प्रकीर्ण-,प्रकीर्य प्र/कृ द्र.
प्र-कु-व्रता- -तायै श. ३,७,२,३†.
प्र/कृ,प्रकृणुते तै. २,८,३,३.
प्र-कृत,ता- -तःप.४,७:-ता गो.१,३,
१६; -ते श.३,५,३,२५; ६,१,२५.
प्रकृत-ता- -ताय श.६, ५,३, ८:
४,१५.
प्र-कृति- -तिः गो. १, १,२४; २९
-त्या ऐआ. ७,३,१.
प्रकृति-लीन- -नस्य तैआ. १८
१०,३.
प्र-कृत्य सा. १,८,४.
प्र-कृत्य(√कृप्)- -व्यः तां. २५,
१०,५.
प्र/कृ,प्रकिरन्ति श. १३,७,१,९;८,
४,३; प्रचकार जै. १९८; प्राकिर-
ताम् तां. १३. १२, ५; प्राकिरन्
जै. ८३; प्रकिर्युः श. ४, ४, ३,
१२; प्राकारीत् जै. १९८.
प्र-कीर्ण- -र्णः जै. १९८; -र्णानि
जै. १,४,१,६.
प्र-कीर्य जै. १८०.
प्र/कल्प,प्र...कल्पताम् मं. १, १,
८;९.
प्र...कल्पयन्ति श. १२, ५, २,

८; प्रकल्पयेत्, प्रकल्पयेयुः ऐ.
७,३४.
प्र-कल्पमान- -म तै. ३,१०,१,१.
प्र-कल्पयितु- -तारम् श. ७,३, १,
३३.
प्र-केतु(√कि)- -तः तै. २, ८, ९,४;
तां. १,९, १०; गो. २, २, १३;
-तम् तै. २,८,९,४.
प्र-केतु- -तुभिः तै. २,७,१५,२.
प्र/कन्द,प्र...अकन् शां. २१,३.
प्र/कम्,प्रकामति श. ३,५,१,१-६;
२६;६,१, ३; १०, २,३,१; तां.
२७,१०,४; प्रकमन्ति तैआ. २,२,
१: प्रकामेत् श.३,५,३,१९; प्राक-
मिपम् श. ११,५,१,७.
प्र-कम्- -माः श. १०, २, ३, २;
-मान् श. १०,२,३,१; ६; १३,
४,३,४; ६-१४: तां. २७, १०,
४; -मेण गो. १,३,२३.
प्र-कर्म्यमाण- -म् गो. १, ३, ११;
१२.
प्र-कान्त- -म् ऐ. ५, २६; तै. २,
१,७,१;८,२.
प्र-क्रीड(√क्रीड्)- -डाः आ.जैआ.१,
४८५.
प्र-क्राण(√कृण्)- -णाऽइव तां.६,७,
१०.
प्रक्ष- -क्षः, -क्षात् जै. १५६; -क्षे
सा. १,४,१४.
प्र/क्षर्,प्र...अक्षरन् तां. ६, १०,
१५; १६: प्र...अक्षाः तां. १४,
५,६.
प्र/क्षल,प्रक्षालयति तै. ३,२,१०,२.
प्र-क्षालित,ता- -तया गो. १,३,११;
१२; -तानि गो. १,३,१३.
प्र-क्षाल्य ऐआ. ७,१,३; श. १२,५,
२,५; १४,९,३,१३; ४,१८; सा.
१,३,७.
प्र-भ्रायत्(√क्षे)- -यतः तै. २, ४, १,
२; ३, ७, ६, १७; २४; तैआ.

२,५,२.
प्र/क्षि,प्र...क्षिणोति जै. १६४.
प्र/क्षिप्,प्रक्षिपन्ति तैआ. २,२,१.
प्र-क्षिप्त- -प्तः गो. १,२,२३.
प्र/क्षी(→क्षि),प्रक्षिणाति,प्रक्षिणी-
यात् श. १,९,२,३२.
प्र-क्षीय श. १३,८,३,४.
प्र/ख्या,प्रख्यायत ऐ. २,१३.
प्र-ख्यु- -ख्यः श. ३,८,३,१२.
प्र-ख्याय श. ८,४,४,२.
प्र-ग(√गम्)- -गाः जै. १,६,१,६;
२,३.
प्र-गर्धिन्- -र्धिनः श. ५, १, ५,
२०.
प्र-गल्भ- -ल्भः गो. २,१,११.
प्र/गा,प्रजिगात गो. २, २, २२;
प्रागात् श. १३, ५, १, १७;
तै. ३,११,९,८; प्र...अगात् तै.
३,२,२,२; प्रागुः श.३,७,३,९;
प्र...अगुः जै. १, ४, १, ४;
प्रागाः ऐ. १, ३०; शां. ९, ६;
प्र...गाः श. ६, ४,४,२; प्रागम्
ऐ. ३,११; जै. १९०.
प्र/गै,प्रगायत तै. २,४,५, ५; तैआ.
१,२९, १; प्र...गायत ऐआ. ५,
२,२; तां. १२, ६,१; १४, २,४;
गो. २,३,१३.
प्र-गाथ- -थः ऐ. ३,१६; १९;२३;
२४; ४,१०; २९; ३१; ५,१;
८,१; शां. १५, २; ४; १८,२;
२२,८; २३,२; ७; २४, ५; ६; ७;
२५,११; जै. १७४; जै. ३,१,
४,१-३; गो. २,३,२१; २२; ४,
१; २; ३; तां. ४,३,७; ८; ७,१३;
९,१,३; -थम् ऐ. ३, १७; १९;
२०; २४; ४,१०; ऐआ. ५, २,
४; शां. १५,४; १८,२; शांआ.
२,४; तां. ९, १, १; गो. २, ३,
२२; -थस्य शां. १०,३; १८,३;
१९, १०; जै. १७४; -याः

†W. मुपा. स्वरितान्तत्वं चिन्त्यम् । †'प्र-कुडतायै' इति का.मुपा. Eggr. टि. द्र. । 'वृम्' इति कालि. मुपा. चिन्त्यः

ऐ. ६, २१; २४; २८^३; ऐआ. २, २, २^३; शां. २४, ४; २७, २; तां. ४, ४, १; ७, ७; गो. २, ६, ३; ८^३; -थान् ऐ. ६, १७; २४; ऐआ. १, २, १; शां. २५, ४; २९, ४; तां. ४, ३, ९; गो. २, ५, १५; -थानाम् ए. ६, २१; गो. २, ६, ३; ८; -थाम्याम् ऐ. ३, १७; -थाय गो. २, ४, ४; -थे ऐ. ६, २४^३; शां. २५, ४; तां. ८, १, ६; -थेन तां. ४, ३, ९; ८, १, ५; जै. १७४^३; -थेभ्यः शांआ. २, १०; -थेषु तां. ४, ३, ८; -थैः ऐ. ६, २१; शां. २९, ४; तां. ४, ४, ११; गो. २, ६, ३; -थौ ऐ. ३, १७^३; ऐआ. ५, २, २^३; शां. १५, २; २७, २.

प्रगाथ-त्व- -म् जै. १७४^३.

प्रगाथी-कृत्य शां. १९, १०.

प्र/अद्, प्रगृह्णाति श. २, ५, २, ४६; ६, ४, ३, १०^३; ४, ६; ७; ७, २, ९^३; ३, १; २; ९^३; १०; ९, ३, २, १; का. १, ५, १, ३६; ३८; प्रगृह्णाति श. ६, ७, ३, ९; प्रागृह्णात् तै. २, १, २, २; प्रागृह्णन् श. ९, ३, २, १^३; प्राग्रहीः गो. २, ६, १३; प्राग्रही-प्यः गो. २, ६, १३.

प्र-गृहीत, ता- -त्स्य श. ६, ६, २, ११; -ता मं. २, ३, १९.

प्र-गृह्णत् -न् श. ६, ४, ४, १५.

प्रगृह्णती -ती जै. १५१.

प्र-गृह्य श. ११, ४, २, ४; गो. २, ६, १४.

प्र-ग्राहम् ऐ. ६, ३२^५; गो. २, ६, १२^५; १३.

प्र-घात्(√हृत्)- -त्तः श. ३, १, २, १८.

प्र-घास(√घम्)- -सैः तां. २५, ४, १.

प्र-घासिन्- -सिनः श. २, ५, २, २१; का. १, ५, १, १८.

प्र/चर्, प्रचरति ऐ. ३, २; श. १, ८,

३, २७; ३, ४, ४, १७; १९; २१; २२; ८, ३, २; ४, २, ५, १६; ३, ५, ६; ४, २, २; ५, १, ३, ५; ३, ३, १०; ४, ५, १५^३; ५, १, ३-७; ४, २१; ३३; १४, १, ३, १; प्रचरति श. २, ५, २, ३५; ३९; ३, ४, ४, २१^३; ८, ३, २; ४, २, ५, १५; ४, २, १; ३; ५, १, १; ५, २, २, १; ३, ३, १०^३; ४, ४, १; ५, १५^३; ५, ४, २०; २१; ३३^३; ५, १६; ७, २, २, २; ३, २, १^३; ९, २, १, १८; १२, ७, २, २०; का. १, ५, १, ३१; ३५; तै. १, ३, १, ५; ४, ५^३; ६, १, १; ४; ५, १; ७, ३, ८; ८, १, २; ३, २; ६, ३; ३, २, ४, १; २^३; ३; तैआ. ५, ४, १; प्रचरतः श. ४, ३, १, १०; प्रचरन्ति शां. ८, ७; १२, ६; श. ३, ८, ५, ११; ९, १, २६; २७; ५, १, ३, ६; १४^३; ५, ४, ३४; प्रचरन्ति श. ३, ४, ४, १; ९, १, २६; २७; ५, १, ३, १३^३; १३, १, ७, २; तै. २, ८, ८, १; ३, ३, ४, १^३; ८, १०, ५; ष. ३, १; ८; तां. ५, १०, ९; ११; गो. १, ३, ९; २, २, ४^३; ६^३; प्र...चरन्ति शां. ७, ३; श. ५, ४, २, ५; प्रचरिष्यामः ऐ. १, १८; शां. ६, १२^३; श. १४, १, ३, २; तैआ. ४, ४, १; ५, १; ५, ४, १; गो. २, २, ६; प्रचरन्तु तै. २, ८, ८, १०; प्रचर ऐ. १, १३; श. ३, ३, ४, ३०^३; ८, २, २३; प्रचरत तैआ. ४, ४, १; गो. २, २, ६; १०; प्रचराणि श. १, ३, १, ३; ३, ८, ३, ७; प्रचराम का. २, २, ४, २; प्राचरत् शां. ६, १०^३; प्राचरन् तै. १, ५, ९, ६; प्रचरेत् श. ३, ४, ४, २५; ४, ४, २, ३; ५, १, ३, १३; प्रचरेत् श. १४, ३, २, २१; तै. १, ५, ९, ७; प्रचरेयुः शां. १८, १२; श. ४, ५, १०, ७^३; ५, १, ३, ४^३; ६; १२^३; १४^३; ५, ४, ३४; १३, ५,

३, ४; प्रचरेयुः श. १३, ५, ३, ६; प्रचरेम श. १, ५, ३, २४; प्राचरीत् ऐ. ५, ३४; गो. १, ३, ४; प्रचरीः ऐ. १, १३.

प्रचर्यते जै. १२८.

प्र-चर(ण→)णी- णी श. ३, ९, ३, ११; ४, २, ७; ५, २, ९; -ण्याम् श. ३, ९, ३, ३२; ४, ४, २, १३.

प्र-चरणीय- -यम् श. १४, १, ३, १३; -थौ श. १४, ३, १, २२.

प्र-चरत्- -न् श. १, ९, २, ४; ३, ४, ४, १४.

प्र-चरितव्य- -म् ऐ. १, २३.

प्र-चरितोस्(ः) गो. २, २, १०.

प्र-चरिष्यत्- -प्यन् श. ३, ४, ३, २२; ४, २३-२५; ४, २, ५, ११; -प्यन्तः श. २, ६, १, २४; ४३; का. १, ६, १, १५; -प्यन्तौ श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३१.

प्र-चर्य श. २, ५, २, ३९; ३, ४, ४, १; ८, ३, २^३; ४, ३, १, १३; ५, ३, ३, १; ७, २, २, २; ३, २, १^३; ९, २, १, १८; तै. १, ३, ४, ४; तां. ५, १०, १२.

प्र/चल्, प्रऽडव चलेत् तै. २, ३, ९, ९. प्र-चिकित(√कि)- -त्तः ऐ. १, ९; तै. २, ६, १६, १.

प्र/चित्, प्रचेतय ऐआ. ४, १, १.

प्र-चेतन- -०न ऐआ. ४, १, १.

प्र-चेतस्- -त्तसः तै. ३, ९, १६, ४; -त्तसम् श. ७, ३, १, ३३^३; तै. २, ७, १२, ६; -त्तसा तै. २, ६, १७, ५; ७, ८, २; १६, २; ३, ६, २, २; -त्तसे तैआ. १०, १७, १; मं. २, ४, ६; -त्तसौ तै. २, ६, ७, ४; -त्ताः श. ३, ५, २, ५^३; तै. २, ६, ८, १; ३, ६, ३, १; तैआ. १, २०, १; तां. १, ४, ६; मं. २, ४, ६.

प्र/चुद्, प्रचोदयति जै. ४, १२, २, ३; ५; प्रचोदयात् शां. २६, १०;

शांआ. ९, १; श. २, ३, ४, ३९;
१४, ९, ३, १३; का. १, ४, १, २८;
तैआ. १, ११, ३; १०, १, ५^३; ६^३;
७^३; २७, १; ४६, १; जैड. ४, १२,
२, ३; ५; ६; षै. ३, २, ५; सं. १, ६,
२९; गो. १, १, ३, २^३; ३६.

प्रचोदयत्-यन्ता तै. ३, ६, ३, ४.
√प्रच्छ, पृच्छति ऐ. २, २०; शां. १२,
१; शांआ. ३, २; ५; श. १, ७, १,
१७^३; २, ५, २, २०^३; ३, ५, ४, १६;
१७; ८, ३, ५; ७; ९, ३, ३, १; १३,
५, २, १२-१५; १७-२१; का. १,
५, १, १७; पृच्छति श. १, ७, १,
१७; ३, ८, ३, ६; ७; जै. १५३;
जैड. ३, २, २, ४; ३, ४, १; पृच्छ-
न्ति ऐ. ४, २, ७; श. १, ४, ५, १३;
जै. १७२^३; जैड. १, १८, ३, १; गो.
१, १, २, ७; पृच्छसि तै. २, ५, ५, ६;
पृच्छामि श. १४, ६, ३, १; ९, २८;
पृच्छामि श. १३, ५, २, १४; २१;
तै. ३, ९, ५, ५^३; तैआ. १, ८, ४^३;
५; सं. ५; गो. १, १, २, ५; ३१; ३,
११^३; १३; पृच्छामः जै. १०५;
गो. १, १, २, ४; ३, २०; पप्रच्छ ऐ.
७, १३; शां. १६, ९; २३, २^३; ५;
२६, ५^३; शांआ. ३, १^३; श. १०,
३, ४, १; ११, ३, १, ३; १२, २, २,
१३; ८, २, ३; १४, ६, १, ४; २, १;
३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ९, १;
३०; ७, १, १; तै. ३, १०, ९, ३;
११, ८, ३; जै. ६^३; ९७; १३५;
१३८^३; २०५; जैड. १, २, ३, ९;
११, २, ६; १२, ४, ४; १४, १, २; ४;
१, १८, ४, ४; १२; ४, ६, २, १; गो.
१, १, ३, ३^३; २, ५; ११; ३, ८; ४,
२४; पप्रच्छुः श. ९, ५, २, १५;
११, ४, १, ८; जै. ७०; ९२; ९४;
प्रक्षयति श. ११, ६, ३, ३; प्रक्ष्यामि
श. ११, ५, ३, ८-१२; १४, ६, ८,
१; पृच्छात् श. ३, ८, ३, ४;

पृच्छतु श. १४, ६, ९, २९;
पृच्छतात् जै. १३८; पृच्छ श.
११, ५, ३, ८-१२; १४, ६, ८,
१; ५^३; पृच्छ तै. ३, १०, ९, ३; गो.
१, १, २, ५; ३, ११; १३; पृच्छतम्
जै. १८६; पृच्छत श. १४, ६, ९,
२९; तै. २, ८, ९, ६; प. १, ४^३; गो.
१, ३, २०; पृच्छानि शां. २६, ५;
शांआ. ३, १; श. १४, ६, ९, २९^३;
जैड. २, २, १, ३; पृच्छावहै जै. १७;
१४८; १८०; पृच्छामहै जै. ३४;
पृच्छाम जै. १७२; अपृच्छत् जै.
१६०; १८१; २०८; जैड. १, १७,
१, ४; १८, १, २; सं. ५; गो. १, १,
२, ५; २, १३; ३, ८; अपृच्छेताम् तां.
२, ५, १३, ३; जै. १७; १४८; अपृ-
च्छताम् गो. १, ३, १, ५^३; अपृ-
च्छन्त तां. १३, ३, २, ४; जै. ३४;
अपृच्छन् तां. १०, १२, १; अपृ-
च्छत तां. २४, १८, ५; अपृच्छाम
श. १४, ६, ३, १^३; ७, १; पृच्छेत श.
१३, ४, २, १७; पृच्छेत् तै. ३, ११,
८, ३; तां. १३, १२, १४; जै. १७७;
पृच्छेयुः श. १२, १, ३, २, २; तां. ५,
६, ९; जै. ९२; अप्राक्षीत् शांआ.
३, १; श. १४, ९, १, ५; गो. १, १,
३, १; ३, २^३; अप्राक्षीः श. ११, ४, १,
९; जै. ६; गो. १, १, ३, २; अप्रक्षयम्
जैड. १, १८, ४, १४^३. ३ पृष्ठ- गद्र.
मृष्टम् श. ११, ४, १, ३; १४, ६, १, ४.
प्रच्छद्, प्रच्छादयति श. ३, ५, ४,
२१; ७, १, १, ८^३; ११; ३, १, २, ८; ८,
३, २, ५; ६; ५, ४, ४; ६; ७, २, ८;
११^३; १४; ३, १; २; ६; ४, ८; १२-
१७; १९-२१; १३, ८, ३, १३^३;
प्रच्छादयति श. ८, ७, ४, १२-
१७; १९; २०; प्रच्छादयत् श. ६,
१, १, १३; मृच्छादयेत् श. ८, ७,
२, १४; ३, ६; १४, १, १, ३, ३.
प्रच्छद्-त् श. ८, ५, २, ४^३.

प्रच्छन्, चा-त्तः श. १०, ५, ८,
१२; प. २, १; -त्ताम् प.
२, १^३.
प्रच्छाद्य शांआ. ४, १, ५; श. १२, ५,
१, १३.
प्रच्छिद्, प्रच्छिच्छेद् शां. ६, १३^३;
श. १, ६, ३, २; ७, १, १; २, १, २,
१६; ३, ३, ४, १०; ५, ४, १, ९; ५,
४, ३; गो. २, १, २; प्रच्छिच्छिदतुः
श. १४, १, १, ९; प्राच्छिन्नत् जै.
१८६; प्राच्छिन्सीत् जै. १८०.
प्रच्छिद्-दम् तै. ३, ४, १४, १.
प्रच्छिद्य श. ३, १, २, ८^३; गो. १,
२, २.
प्रच्छेदन-म् प. ४, ३.
प्रच्यु, प्रच्यवते ऐ. ३, ११; ५, ४; ५;
१२; १३; १६-२१; ६, ८; २०;
ऐआ. १, २, २; श. १, ६, ४, १७;
७, ४, १०; गो. २, ३, २, ३; ५, १४^३;
६, २; प्रच्यवते तै. ३, ८, ६,
५; ९, १६, ३; तैआ. ५, ९, ११;
प्रड्वच्यवते शां. ७, ९;
श. १२, ८, ३, २१; ९, २, १२;
प्रच्यवतेऽइव श. २, १, १८; प्रच्य-
वन्ते गो. २, १, ८; प्रच्यवन्ते
तै. १, २, ३, ४; ३, ६, ६; ६, १०,
५; जै. ७८; गो. २, २, ४; प्रच्य-
वत्त्वं श. ३, ३, ४, १४^३; प्राच्यवत
ऐ. २, ६^३; प्रच्यवेत् शां. १०, ३;
प्रच्यवेत् ऐ. ७, ५; श. ६, ७,
३, ४; तै. ३, ९, १२, ३.
प्रच्यावयतेऽइव का. १, २, १, ११;
प्रच्यावयति श. ३, ३, ४, १७;
का. १, ६, १, १६; प्रच्यावयतः-
इव का. १, २, १, ११; प्रच्यावयन्ति
श. २, ६, १, २६; प्र-
च्यावयतु तैआ. ६, १, १; प्रच्या-
वयतात् श. ३, ८, ३, ३; प्राच्या-
वयत् ऐ. ३, ३, ४^३; ३, ५; प्राच्याव-
यन् ऐ. ३, ३, ५.

† 'पृच्छेत्' कालि. मुपा. । † 'पृ-' इति मुपा. स्वरो अष्टः । † 'प्रति-' इति आन. मुपा. अशुद्धः ।

प्र-च्यवमान- नम्, -नात् श. ३, ६, ४, १३.

प्र-च्यावुक- -के शां. १६, ४.

प्र-च्युत- -त्तः श. ३, २, ४, २; तै. ३, ७, १३, १; तैआ. २, ६, १; -तम् तै. २, १, ३, ३; -तात् प. ३, १.

प्र-च्युति- -तीनाम् तै. ३, ६, १३, १.

प्र-च्योतोसु(ः) श. १, १, २, २२; का. २, १, २, १५.

प्र/जन्, प्रजायते ऐ. १, १; २, १७; ३३; ३५; ३९; ३, १०; ३५; ३७; ३८; ५०; ५, ३; २२; २३; ६, ३; ऐआ. १, २, ४; ३, १; ४; ४, १; २, ३, ६; शां. ४, ८; शांआ. ६, १६; श. १, ५, ४, ३; २, ४, ४, १०; ९, ४, १, ५; का. १, ३, ४, ६; १२; प्रजायते श. १, ४, १, ६; ५, २, ११; १३; १४; ८, १, ११; ९, २, ११; २, २, ४, ७; ३, १, १३; ३, २, ३; ४, ४, २; ४; १९; ५, १, २२; ४, ११; ३, ५, ३, १६; ४, ५, १, ९; ५, ८; ५, २, १, १०; ८, ७, १, ९; १०; १७; १८; १०, ३, ५, १; ४; ११, १, २, २; ३, ७; २, ७, ३०; ३, २, १; १२, ४, १, ७; १४, ६, ९, ३४; ९, २, ६; का. १, १, २, ३; २, ४, ६; १३; ३, १, २२; ४, १, २; ४, ३, १७; तै. १, ३, ७, ८; ५, ६, ६; २, १, ९, २; २, १, २; ३, ५, ४, ७, ९, १०; ३, १, ४, ५; ३, २, २; ३, ४; तैआ. ५, ६, १२; तां. ३, १०, २; ६, ८, १६; १०, १२, ५; ११, ३, ५, ५, १६; १८; १२, १३, २१; १३, ३, १५; ५, १२; १४, ११, १७; २०; ३३; १५, ३, २९; १६, ६, १०; १४, ५; १६, ७; १९, ३, ७; ५, ९; ७, ७; ११, ६; ७; २०, ४, ६; ८; ११, १०; १५, ५; २१, ६, ४; ९, ५; २२, ६, ५; ७, ७; १४, ५; २३, १३, ४; २५, १८, ३; जै. ४३; ९७; १११; १२९; १४७; १५४; १८४; जैठ. ३, ४,

४, ७; गो. १, २, १५; २, १, १०; ४, ५; ६, १५; प्र...जायते ऐ. ४, २३; श. ७, १, २, १५; तै. १, १, ४, ८; ५, ६, ६; २, १, २, ८; ९; ५, ४; ८, ३; २, ४, ४; जै. १६५; १६८; जैठ. ३, ७, २, ११; प्र...जायते तां. २, ७, ४; ३, १०, २; २०, १२, ३; मजायते ऐआ. १, ३, ४; श. १, ७, २, ११; प्रजायन्ते ऐ. ३, १०; ५, २२; २३; २४; ६, ९; ३६; श. १, ४, २, ४; ५, १, १०; ४, २, ४, १७; ५, ५, ९; १०; १२; १३; ७, ४, २, २६; तै. ३, ११, ९, ५; ६; तैआ. ५, ६, १२; ८, २, १; प्रजायन्ते श. १, ५, ३, १६; ६, ३, २९; ३०; ९, २, ५; १३; ३०; २, १, १, १३; ३, १, १३; ५, १, ५, २, ४; ६, २, २; ३, ५, १, ११; ६, ४, १५; ८, ७, ५; ४, १०; १२; १५; १८; ५, ४; ६; ७; ९, ४, २५; ४, २, ५, ८; ३, १, २६; ४, २, ९; ५, ५, १; २; ३; ७; ८; ६; ८, १८; ५, १, ४, १; २, ४, २; ५, १६; ७, ४, २, २२; ११, १, २, ४; ५, ४, ६-११; १७; १२, ४, १, ७; १४, ६, १०, ६; का. १, १, १, ९; ३, १, २; ७; ४, ३, ४; ५, १, ३; ६, २, १; तै. २, १, २, ७; तैआ. १०, ६२, १; ६३, १; तां. ४, ८, ३; ६, १, ३; ३, ३; ८, ९; ७, २, ६; १३, ५, १८; ९, ४; १०, ११; १५, ३, १७; ५, १६; १९, ५, ५; १८, ५; २०, ४, २; ८; ९, २; १२, २; १६, ७; ८; २३, ११, ३; १३, ४; १९, ६; २०, २; २५, १६, २; जै. १९; १२९; १३१; १६४; प. १, ३; गो. २, ४, ५; ६, १५; प्र...जायन्ते ऐ. १, ३; प्रजायन्ते तै. २, ८, ५, ७; प्र...जायन्ते तां. २३, ९, २; प्रज्जे श. १, ८, १, १०; जै.

१५४; प्रजनिष्यन्ते गो. २, २, १३; प्रजनिष्येथे तै. १, २, १, १४; प्र...जनिष्ये तै. १, १, ४, ६; प्रजनिष्यध्वे श. २, २, ४, १७; प्रजनिष्यथ तां. २१, २, १; प्रजनिष्ये श. ११, ४, ४, ९; प्रजायस्व श. ९, २, ३, ४४; प्रजायध्वम् ऐ. ८, ११; मं. १, ३, १३; प्राजायत शां. ४, ८; श. १, ८, १, ११; २, २, ४, ७; ५, २, ३; तै. १, ५, ६, ३; ६, २, ४; २, १, २, ८; २, ४, ७; ३, १, ४, ५; ११, ९, ५; तां. ४, ७, ३; ७, ६, ५; ८, २, ४; ४, ३; ११, ३, ५; १९, ३, ८; जै. ४३; १२९; १५४; जैठ. ३, ४, ४, ६; प. ४, १; प्र...ज्जायत ऐ. ४, २, ३; श. २, २, ४, ७; ९; का. १, २, ४, ६; ७; प्राजायन्त शां. १६, २; श. २, २, ४, १८; ५, ३, १; ४, ६, ८, १८; ५, २, ४, २; ११, १, ३, ७; का. १, २, ४, १३; ५, १, ३, २, १; तै. १, ६, २, १; २, २, ४, ३; तां. १५, ५, २४; २०, ४, ५; २२, १, ४, ५; गो. २, २, १, ३; प्रजायत श. ४, ३, २, ४; ६, १, १, १३; २, १, ३; ४; तै. २, २, १, ३; तैआ. ५, ६, १२; प्र...जायत तै. १, ५, ६, ३; प्रजायेरम् श. ३, ८, ४, १८; तै. २, २, २, ६; ३, ३, १; प्र...जायेथाः श. ११, ४, २, १९; प्रजायेय ऐ. २, ३३; ४, २३; ५, ३२; शां. ४, ८; श. २, २, ४, १; ५, १, १; ६, १, १, ८; १०; १३; ३, १; ७, ५, २, ६; ८, २, २, ७; ४, ३, १; ११, ५, ८, १; १४, ४, २, ३०; का. १, १, २, ३; २, ४, १; ३, ४, १; ४, ३, १; तै. २, १, २, ८; २, १, १, ३; ४, १; ५, ५-८; ३, ८, १; ३, १, ४, ५; ११, ४, २; तैआ. ८, ६, १; तां. ४, १, ४; ६, १, १; ५, १; ७, ५, १; ६, १; १०, ३, १; जै. ८; ४३; १२९; १५४; जैठ. १, १५, १, १; प. २, १;

प्रजायेय जै. ८^३; प्रजायेमहि
 ऐ. ३, ३४; श. ११, १, ६, १; तै. २,
 ८, ६, ९; प्रजायेमहि तैआ. ६,
 ११, १; प्रजनि श. १२, ४, १, ७;
 तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १;
 प्रजनिपीमहि तै. ३, ७, १०, ४;
 तैआ. ४, १३, १.
 प्रजनयति ऐ. १, १, २, ३९; ३, १९;
 ४, १४; ६, ९; २९; शां. ४, ६; ९, १;
 १९, ९; २५, ७; १३; ३०, ८; शांआ.
 ३, २; श. ४, ५, ५, ११; ७, १, १,
 ४२; तै. १, १, ९, ९; प्रजनयति
 श. १, ५, ४, ४; ९, २, ५; १३; २, ३,
 १, ५; ३२-३५; ४, ४, २९^३; ३, ८,
 २, ५; ४, १२; १३; १५; १६; ५, ४;
 ६; ९, ४, २५; ४, ३, १, ३; ४; ६; २,
 ३; ४, २, ९; ४, २०; ७, २, १, ६; ३,
 १, १२; ४, २, ४०; ८, २, २, ७; ४, ३,
 २०; १०, ४, २, ३; १२, ५, १, १३;
 ७, २, २०; ९, ३, ११; का. १, ३, १,
 २२^३; २३; तै. १, १, ९, १०; ४, ४,
 ८; ६, २, ५; ७, २, १; ४^३; २, १, २,
 ११; ४, ४; ९, २; ३, ३, ६, ५; ७, ३,
 ७; तां. ७, ९, २०; १९, ३, ५; २०,
 ४, ७; २१, २, १; ९, ३; जै. १४७;
 जैड. २, १, २, ९; ३, ६, ६, ४; गो.
 १, २, १५; २, १, १०; १९; ६, ८;
 प्रजनयति श. १, ५, ४, ३;
 ३, ८, ४, १०; १८; का. १, ३, १, २;
 तै. १, ७, २, १; तां. ६, १, ३; जै.
 १०७; प्रजनयतः श. ४, ३, २, ४;
 १०, ४, १, ८; जै. १०५^३; १०७;
 जैड. ४, १२, २, ३; ५; प्रजन-
 यतः जैड. २, १, २, १०; प्रजन्-
 यन्ति ऐ. ५, ३; श. १, ३, ४, ७; ५,
 ३, ८; प्रजनयन्ति श. १, ७, २,
 २१; २, ४, ४, २२; का. १, ३, ४,
 १३; तां. ४, १, ५; ८; १०; १२;
 १४; १७; ३, ८; १२, ११, ६; २०,
 १३, २; २४, १, ३; प्रजनयन्ति
 जै. ५०; प्रजनयिष्यते श. २, २,

४, १७; का. १, २, ४, १३;
 प्रजनयिष्यति ऐ. २, ३८; प्रजन-
 यिष्यथः तै. १, २, १, १४^३;
 प्रजनयात् जै. १२९^५; प्रजनयन्
 ऐ. २, ३८; प्रजनयतु तै. ३, ७,
 १०, ४; तैआ. ४, १३, १;
 प्रजनय ऐ. ६, २८; श. ६, १, १,
 १२; गो. २, ६, ८; प्रजनय तै.
 २, ५, ५, २; ८, ९, ८; प्रजनयतम्
 जैड. १, १६, १, २; प्रजनयत तै.
 २, २, ३, ४; प्रजनय तां. ७, ६, २;
 प्रजनयानि श. ८, ४, ३, २; प्रजन-
 याव जैड. १, १७, २, ७; प्रजन-
 यामहै का. १, २, ४, १२; प्रजन-
 याम गो. २, ६, ७^३; प्रजनयत्
 श. ८, २, २, ७; ८^३; ९^३; ४, ३,
 २०^३; १०, ४, २, २८; तै. १,
 १, ४, ७; ६, २, २^३; तां. ४, १,
 ४; ९; ११; १३; १७; २१, २, १;
 प्रजनयताम् श. ३, ३, १, १३;
 तां. १०, २, ४; जैड. १, १६, २,
 २^३; १७, २, ८^३; प्राजनयन् श. १,
 ७, ४, ४; ४, ५, १, ८^३; ७, २, १, ५;
 १०, २, ३, ३^३; तै. २, २, ३, ५^३;
 तां. १०, १२, २; प्रजनयेत् ऐ. २,
 १६; प्रजनयेथम् श. ६, १, १, १२;
 तै. १, ६, २, १; प्राजीजनत् श. ४,
 ३, १, २२; २३; २५; प्राजनिष्यन्त
 श. ४, ३, १, २५.
 प्राजिजनिपत् जैड. ३, ४, १, ४;
 प्राजिजनयिषेत् श. १२, ५, १, १३.
 प्रजन- नः तैआ. ७, ९, १; १०,
 ६२, १.
 प्रजनन- नः श. १०, ३, १, १; ७;
 गो. २, ३, १२; नम् ऐ. ३, ११;
 ३५; ऐआ. ३, १, ६^३; शां. ३, ९;
 ७, १०; २९, ३; शांआ. ७, १७;
 श. १, १, १, १८; २०; २२^३; २, ५,
 १५; ३, १, १, ८; ४, १, २; ५, ३, १५;
 ९, २, ६; २१; २२; २, १, १, १३; ३,
 १, २३; ४, ४, ६-१०; ५, १, ९; ११;

१८^३; ३, ३, १, ११; ५, १, ११; ३,
 १६; ८, ४, ७^३; ९, ३, ३४; ४, ३, १,
 ३; ४, २, १०; १५^३; १८^३; ५, १, ३,
 ९^३; १०^३; १२^३; २, ५, ८^३; ६, २, २,
 २; ५, ३, ५; ७, ४, २, २६; ८, ३, २,
 ३; ७, १, १^३; ९^३; १०^३; १६; १७^३;
 १८^३; १०, ५, २, ८; ११, १, २, ६^३;
 ७; ४, ४, ८; ९; १२, ८, १, २२^३; १३,
 ८, १, १४; १४, १, ३, १; ४, १६; का.
 १, १, १, २; ९^३; ३, ४, ४; ५^३; ६^३; ४,
 ३, ७; ९; १५^५; २, १, १, १३; १४; २,
 २^३; २, ४, १५; तै. १, १, ३, १; ६, ८;
 ३, १, ४^३; २, ६, ३, ५; ८, ८, ३; ३, २,
 १०, ३^३; ३, ४, १; १०, ३; ११, ९,
 ६; तैआ. २, १९, १; ७, ३, ३; १०,
 ६३, १^३; तां. ७, ७, १६^३; १६, १४,
 ५; १६, ७; १९, ३, ९; ५, ९; ७, ७;
 ११, ६; १८, ३; २०, ४, ५; ११, ९;
 २१, ९, ४; २२, ७, ६; जै. ३४^३;
 १११; १२७; १२९^३; १३१; १४७;
 १६८; जैड. १, १, ४, २; १६, ३,
 २; ३, ६, ६, १; गो. १, २, १५^३;
 -नम्ऽइव तै. २, २, ९, ३; -नस्य
 श. २, ३, १, ३३; ५, १, १८; का.
 १, ४, ३, १५; -नस्यऽइव श. २, ३,
 १, ३२; का. १, ३, १, २२; -नात्
 श. १, ९, २, ५^३; २, ५, १, ११^३;
 २०^३; ३, ५, १, ११; ४, ३, १, ३; ४,
 २, ९^३; ४, १^३; ११, ५, ४, १७; तै.
 २, २, ९, ६^३; तां. ६, १, १०^३; जै.
 ८; १२९; गो. १, २, १५; -नाय
 श. २, ५, १, २०; ४, ४, १; ११,
 १, २, ४; का. १, ३, १, १४; ४, ३,
 १६; तै. १, १, ६, ८; २, ६, ३; ३, ३,
 ४; २, २, २, ६; ७, ७, ७; ३, २, २, ६;
 ३, २, २; ३, १; ४; तां. ४, २, १८;
 ६, ८, ५; १६, ५, ४; १९, ३, ९; २०,
 १६, ७; ८; २३, ५, ३; ९, ४; ११, ४;
 २०, ३; २२, ६; २४, १४, ६; १६,
 ६; १७, ४; जै. १६४; १६५; गो.
 २, २, ६; ४, ५; ६, १५; -नती

॥ जै. ४३; १३१; -ने ऐ. १, २, २; श. १, १, ३, २, ३; ५, ८; २, १, ५. ५. तैआ. १०, ६२, १; जै. १२९; -नेन श. २, १, १, ४; ४, ५, २, ३; १४, १, ३, १; का. १, १, १, १, २; जै. १४७.
 प्रजनन-काम- -मः तै ३, ११, ९, ४; जै. ४३; १३१; १५४.
 प्रजनन-वत्तर- -स् तै. १, ३, १, ६.
 प्र-जनयत् - -यन् श. ४, २, १, १६; १७; तै. १, १, १, २; ३, ३, १०, ४.
 प्र-जनयित्वा तै. १, २, १, ८.
 प्र-जनयितुम् श. ६, १, १, ३; ८, ७, १, ४; १०, ४, १, ५.
 प्र-जनयितु- -तरि का. १, ४, ३, ७; -ता ऐ. २, ३९; श. २, ५, १, ८; १०; ३, ४, ३, ४; ५: ७, २, ८; ९, १, ६; ८, ४, ३, २, ०; १२, ९, १, १७; का. १, ४, ३, ६; ८; तै. १, ७, २, ३; ४; २, ७, २, २; गो. १, २, १५, २, २, १; -त्रा श. ८, ४, ३, २, ०.
 प्र-जनयित्वा श. ६, ७, ४, १२; तां. ४, १, १५.
 प्र-जनयिष्णु- -ष्णुः गो. २, ४, ५; ६, १५.
 प्र-जनयिष्यत् - -ष्यन् श. ६, ७, ४, १२.
 प्र-जनय्य श. ४, १, १, २, २, २, ३.
 प्र-जनिष्णु- -ष्णवः जै. १७१; -ष्णु श. ६, ४, १, ७; ७, ३, १, २८; जै. १७१; -ष्णुः जै. ८.
 प्र-जनु- -नौ तै. ३, ११, ४, २.
 प्र-जाति- -जयः श. ५, १, १, १०.
 प्र-जा- -जया ऐ. १, १; ६; ८; २, १७; ३३; ३५; ३९; ३, ७; १०; २३; ३५: ३७; ३८; ५०; ४, ११; २३; ५, २२; २३; ६, ३; ७, १२; ८, ११;

ऐआ. १, २, ४; ३, १; ४; ४, १; ३, १, १; २; ५; ६; ६; शां. ४, ८; १७, १; शांआ. २, १; ४, ८; ९; ६, ८; १६; ७, २; ४-८; १२-२३; श. १, ६, ३, ३०; ४, ९; ७, २, ८; ३, १८; ८, १, ९; ३४; २, १, २, ६; ३, ८; ३, १, १३; ४, २४; ४, ४, १; ३, ६, १, २, ०; ९, १, ५; ४, ४, ९; ८, ६, १, २, १; ७, ४, १, ६; १०, ६, १, ४; ६; ११, ४, २, १, ९; ८, १, ३; १२, १, ४, ३; २, ४, १, ६; ३, ४; ४, १, ७; ८, २, २; ९, १, १७; ९, २, ९; १३, १, २, ३; २, ५, २; १४, ३, २, १; ५, १, ५; ७, २, २, ६; ९, २, ६; ४, २, ३; का. १, १, २, १; ३; ३, ७; ३, १, ७; ४, १; ४, १, १८; २, १; तै. १, १, ४, ६; ८; ६, ८; २, १, १, ५; ३, ७, ६; ४, १०, ९; ५, ६, ३; ६, ९, १०; २, १, ५, ४; १०; ११; ८, ३; २, ४, ४; ८, ३; ४; ९, १०; ६, ६, ५; ७, १८, ५; ८, ७, १०; ३, १, ४, ५; २, ७, ३; ८, ४; ९; ९, १२; १०, ३; ३, १, २, २, २; ४; ५: ३, ४; ६; ८; ७, ५; ९, १२; १०, ४; ७, ४, १, ५; ६, १०; ९, ५; १०, २; ८, ३, ६; ९, २, २; १२, ५, ११; तैआ. १, १०, ७; ३, ११, १२; १३; ४, ११, ८; १७, १, ५, ९, ११; ६, १, २; ३, २; १०, २; ७, ३, ४; ९, ६, १; ७, १; ८, १; ९, १; १०, १, २; ३; तां. २, ७, ४; १०, ३; १६, ३; ३, १०, २; ४, ७, ३; ८, २, ४; ९, ६, ७; ८; १०, ३; १२, १, ३, ३, २; १६, ३, ९; १९, ३, ८; २०, ४, ८; १२, ३, २, २, ५, ४; १४, ५; २, ३, ९, २; १९, ७; २०, २; जै. ८; ४; ३; ७; ८; ६; ९; ५; १२९; १४५; १५४; १८२; जैउ. १, ७, २, ४; १२, २, ४; २, २, २, ४-७; ३, ४, ६; ७; मं. १, ६,

३२; ४, २, ९; ४, ७; ५, ६; गो १, १, ३, ४; २, २, ४; ३, १, १, ५; १८; ४, ८; १०-१२; १५; ५, २०; २, २, ४, ३, २; ४; २, १; ४, ५; ७; ६, १; ५; ८; १२; १५; -जा ऐ. १, १, १, २, ४; ३, १, १; २, ४; ३, ४; ३, ८; ५, २; ३, ०; ७, १, ७; १८; ऐआ. १, २, ३; ३, ४; शां. ५, ७; ६, ९; १४, ४; १७, १; १८, १०; २३, ८; शांआ. २, १; ४, ८; १०; ७, १६; १२, ५; श. १, २, २, १, ७; ५, २, १, ६; ४, ३; ७, २, ४; ८, १, ३, १; ३, ४; ३, ६; २, १, ४, १, ३; ३, १, २, ५; २, ६; २, ७; २, ८; २, ९; ४, २, ३; ६, १, २, ३; ४, ४; ३, ७, १, २, २; ९, १, २; ४, ४, ५, १, ४; ५, १, ९; २, १, १, १; २, २, ०; ६, ५, ३, ५; ७, १, १, २, ७; ४, २, २, ६; ३, १; ३, ८; ५, २, ३, ९; ८, ६, १, १, ३; ७, ४, १, ६; ११, ८, ४, ५; १२, ५, २, ५; ९, १, १, १; १३, ८, १, ६; १, ३; १, ४; १, ९; ३, १, २; १, ४, ३, २, २, ५; ४, २, ३, १; ३, १, ४; ५, १, ४; ५; ७; १, ३; का. १, १, ४, १, ३; ३, १, १, ६; १, १, ९; २, ०; ६, १, १, ५; २, २, १, १, ४; तै. १, ३, ७, ६; ६, २, १; ५; ९, १०; १०, १; ७, ८, ७; २, १, २, ६; ३, २, ८, ९; १०, ३; ३, ६, २; ३; ८; ८, ७; ९, ९; ९, २, ३; ६, ४; तैआ. ५, ६, ३; ५; ७, ३, ३; ९, १; तां. १, ३, ४; २, ३, २; ३, ४, ३; १, ३, ३; ४, ८, १, ३; ५, ५, १०; ७, ९, २, १; ८, ५, १, ५; १८, ४, ४; ५, ९; १९, १, ५, १, १, ६, २; १, ७, १; २०, १, १, ५; २, ३, ३; जै. १८; १, ३, ७; १, ४, ५; १, ५, ७; १८०; जैउ. ३, १, ४, ३; ५, ८, १, ४; १, ७; ५. २, ८; गो. १, २, ४; १, ७; २, १, २, ४; ५, ३; -जा: ऐ. १, १, ४;

॥ 'प्रजनने' 'प्रजननौ' इत्यतयोः स्थाने छान्दसे रूपे स्याताम् । 'प्रजनी' इति पाठे. 'प्रजनि-' इति प्रति-सूचकः स्यात् । † द्वैस्वर्यं चिन्त्यं लक्षणविरोधात् । भा. इत्यस्य 'तवेन्' प्रत्यये पा. ६, २, ५१, इत्यनेन द्वैस्वर्यपुष्टिः तत्प्रमादसाक्षिणी । ‡ 'जाः' इति मुपा. । उपरि मुद्रितः Kt. सम्मतः पाठः ।

२,२३; ३,७; ११; ३१; ३६; ७, २२; ३०; ५, ३; ०४; ६, ९; २०; ३२; ३६; ७, १९; ऐआ. २, १, १; ३; ३; २, २; ३, २, ६; शां. ५, ३; १२, ८; १६, २; १८, ४; २५, १३; शांआ. ७, ११; ८, ११; शा. १, २, २, ३; ४, १९; ३, २, १५; ४, ७; १५; ४, २, २; ४, ५, १, ७; ८; १०; २०; २, ४; ३, ८; १६; ४, ५; ६, १, १७; ३, १७; २९; ३०; ३५; ७, २, १६; १९; २१; ३, १४; ८, १, २; ६; २, १, २; ३, २७; ९, २, ५; १३; २, १, १, १३; २, ६; २, ३, ४; ३, १, ३; ६; १३; २०; २, ९; १०; ३, १; ७; ४, २, १; ५; ३, २; ३; १२; ४, २२; ५, १, १; ३; ४; ६; ११; १२; १३; १५; १७; १९; २०; २, १; २, ३; ४; ५; ६; ७; ९; १०; १६; २२; २३; २४; २६; ४१; ३, १; ६, १, २३; ४४; २, २; ४; १०; ३, ४; ६; ३, १, ३, ४; ३, २, १९; ५, १, ११; १३; २, १३; ६, १, २१; २, २६; ८, २, ५; १६; ३, ३०; ३२; ४, १०; १५; १७; १८; ५, ६; ७; ९, १, १; २-५; ३, ६; ७; ४, २१; २५; ७, १, २, २; ९; १४; १५; १६; २, १, १२; १७; २, ४, १६; १७; २३; ५, ८; ३, १, १८; २५; २६; २, १२; ४, २, ९; ५, १; ५, १४; ५, २, १, ५; १; २; ३; ८; ११; १२; १३; ६, १; ७, १; ६, ४, १; ३; ५, १; ५, १, ४, १; २, १, ११; १२; २, १८; ४, १; २; ५, १४; १६; ३, ३, १५; ५, १; ४, ४, १; २४; ५, १२; ६, १, २, ५; ११; १२; ३, ३; ४; २, २, ६; ६, २, २; ७, २, १२; ४, १; ८, १, ९; ७, १, १, ७; २, १; ३, १, २, ३; २, १२; ४, १, १०; २, २६; ३, १; २, ३८; ५, १, ५; ७; ८; २, २, १; ८, २,

२, ४; ५; ६; ७; ९; ३, २, २; ४, २, ११; ३, १; २; ३; १८; २०; २१; ७, १, १६; ९, १, २, ४; २; ३, १४; ५, २, १२; १३; १०, १, ३, १; २, २, १; ३, ५, ३; ४, १, ५; ८; १०; ५, २, १४; ११, १, १, ७; २, ४; ६, २, १; २, ७, ३; ३, ३, १; ४, १, ५; ६; १२; १४; ३, १; ५, ४, १७; ८, ४, ६; १२, ५, २, ४; १३, १, ६, १; २, २, ९; ५, २; ८, ५; ३, ५, ३; ८, १, ५; २, १; १७, २, १, २; १, २, २; ३, २, ९; ९, १, २; का. १, १, १, ९; २, ३; २, २, ८; ३, ३; ४, १३; ३, १, १; २; १२; २; ३, १; ३; ५; ३; ५; ३; ४, ३, १; २; ३, १; ३; ४; ५; ९; १०; ११; १३; १४; १६; ५, १, १; ३; ४-८; १४; १९; २१; २२; २४; ३६; २, १; ६, १, १५; २९; २, १; २; ५; ३, ४, ५; ६; २, २, १, ३; २, १; १. १, १, २; २, ३; ४; ५; ४, ३; ७; ५, २; ४; १०, १; २, १, ३; ६, १, २; ३, ७, ५; ९, १; ४, ९, १; ६, १, ९; २, १; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०; ४; १; ४; ५; ८, १; ९, २; ७, २, १; २; १०, २; ८, ७, २; ८, १; २, १, २, १; ७; ११; २, १, १; २; ३; २, ६; ३, ३; ४; ७; १; ९, ६; ९; १०; १०, ६; ८; ३; ५, १; ४; ६, १; ४; ९, ५, ९; ७, ५, १; ९, १; ४; २, १, २, २, ६; ७; ४, १; ५, ६; ७; ६, १; ८, ३; ९, १०; १२; ३, १, ४; ३, १; ४, १; ६, ५; ८, ७; १०, ४; ७, ३, ७; ४, ४; ८, ३; ८, ९, १; २; ३; ९, ८, १; ११, ४; १३, ३; ११, ९, ५; ६; १२, ७, १; तीआ. १, २, ४; २६, ४; ३, ११, २; ५, ६, ४; ८; ११; १२; ९, २; १०, ३; ११, ६; ८, २, १; १०, १, १; १५, ४८, १; ६३, १; ती. १, १०, १; २, १, ४; ३, ७; ७; ७, ५, १५;

८, ३; १०, १; ६, १, १; ३; ४; ३, ९; ४, १२; ९, ५; १५; २१; ७, ५, १; १०, १५; १६; ८, ८, १४; १५, २, ६, ७; १०, २; १०, १, ६; ९; २, १; ५, १२; १२, १०; ११, ३, ५; १३, ९, ५; १७, ५, १३; १८, ८, २; १६, ४, १; ३; ५, २, ३; १७, १०, २; १८, ८, १२; २०, ४, २; ५; ८; २१, २, १; ९; २२, ५, ३; ८, २; २३, ९, २; १९, ६; २०, २; २७, १, २; ३; ११, २; १३, ३; १७, २; २५, १, ९; ११, २; जै. ८; ९; १३; १८; २८; २९; ३०; ३६; ४६; ५९; ६२; ७१; ९७; १०४; १०५; १२६; १२९; १३१; १३३; १३९; १४५; १६४; १६६; १६८, १७०; जैड. १, ३, १, १; २, १; ५, १, २; ७, २, ४; १२, १, ६; १४, ३, ९; १५, २, ४; १७, २, ६; २, १, २, ६; २, २, ४-७; ३, ११; ३, ४, १, ४; ५, १, ४; १२; २, ४; ६; ८, ४; १३; ६; ४, ९; ५, ७; ९, ४; ७, ८, १, ६; सां. १; प. १, ३; २, १; २; ३; ३, १; गो. १, १, ४; १३; ३९; २, ६; ७; ३, ७; ९; २, १, ३; २१; २, १; १३; ३, ३; ९; २१; २२; ४, ५; ५, ९; १०; ६, ८; १५; १६; -जानाम् ऐ. १, १४; ७, २०; ८, ६; ९; १०; ऐआ. २, १, ३; शा. १, ५, ३, १०; २, ५, २, २४; २६; ३, ४, २, ५; ६, २, १; ३, ३, २; ६; ७, २, १, २; ३, १, २; ५, २, १, २५; ७, ५, २, ३५; ८, ४, २, ३-१०; ९, १, १, २४; ३, १०; ११; १२, ३, ३, १४; ८, २, १८; १३, १, ४; २; ९, १०; ३, ८, ४; १७, १, ४, ३; का. १, ४, ३, १२; ५, १, २२; २४; ती. १, १, ४, ८; २, १, ३; ३, ३; ६, २; ३, ९, १; ६, २, ३; ४, २; ५; ७, २, ३; ८, ८, १; २, २, १, २; ३; ४; ५; २, ६; ६, ४; ३, ९,

§ अथवा 'प्रजास्तायेरन्' इत्येव सुपठः स्यात् । 'बर्हिः' इत्यत्र तस्य लीयं टि. द्र. ।

५;८,१,३;८,३,२,१,६;२,६;
 ५;९;३,१२; १०,३; ३,३,१,९,
 १६,२; तैआ. ३,११,३:१४,२;
 १५,२;४,७,४; ५,६,४;८; ११;
 १०,४; तां.२,३,३; ७,५,४;१६,
 ४,१; २१,३,७;१२,६; २२,१४,
 ७;२४,१५,५; जै. ८;४६; ९७;
 जैल.१,९,२,८; १५,३,८;१७,१,
 ८;१०; ३,७,१,३; ४,८,१,५;
 १०; प.१,३; गो. १,५,१०;२,
 ५, ९; ६, १५; -जाभि: ऐ. ३,
 ४; श.२,४,१,१; ३,९,३,७;४,
 ६,९,२४; तै. १,२,१,२१;२,१,
 २,१;५, २,१;८,६,९; तैआ. ४,
 १८,१; -जाभ्य: ऐ.२,१९; श.
 १,५,१,२०;२,५,१,१४; २,११;
 १३;३,३,२,१८; ५,२,१३;४,
 १,१,२२;५,६,३; ६,४,१,२;३,
 २;४,४;५,१,५; ७,२,२,१२;४,
 २,३८;८,१,१,६; ९; २,३;६;९;
 ६,१,२०;१०,१,३,१;२,६,५;का.
 १,५,१,९-११; तै. १,२,१,३;
 ९;२४;५,५,६; ६,२,३;३,१,४,
 २;७,८,१;२;८, १३,३;९,१९,
 ३;१०,५,१; ११,१०,३; तां. १,
 ५,१०;१०,१;६,४,११;१३;२४,
 १,६; जै.२५;१२६;१४४; गो.२,
 २,१३; -जाम् ऐ. १,११;२१;२,
 १;४;३,११;२४;३८; ५,२२;६,
 ३३;८,१५; ऐआ. १,३,४;५,२;
 २,१,७; ५,३,२; शां. ५,७; ६,
 २-९;१६,१०;१८,१०; २३,८;
 ३०,५; शांआ. ३,७; श. १,७,
 २,४;८,१,३१;३४; ९,१,१४;२,
 १,४,१३;३,१,२९; ४,१,१; ४;
 ३,२,२,२०; ४,३,३;४; ५;५,
 २,१२;३,१८;६,१,१८; ७,२,८;
 ९,४,७;४,६,९,२४; ५,२,२,७;
 ६,५,२,३-६;३,५; ७, ५, २,
 ३९;१०,६,५,५;११,५,३;७; ६,

२,१०; १२,४, ३,४; ८,१,२२;
 १३,२,६,८;८,५; ८,१,१९;३,
 ४;१२;१४,१,३, २०;२,२,४५;
 ४,२,२९;७,२,२६; का. १,१,४,
 १३;३,१,२०;४,२,१;२; तै. १,
 १,१,१; ५;४, ६;७; ९,९;१०,
 २;४;२,१,२५;३,४,२; ५,५,६;
 ६,७;६,२,१;७,२,४;२,३,९,१;
 २;४,८,५;५,८,९; ६,३,५; १६;
 २; ३,१,१,२;३; १०;२,२; ४,
 १२; ५,३;२,७,३; ३,९,४;९;
 ११;१०,४: ११,२; ७, ६,६; ८;
 १४; १६; १४, ५; ९, २, ३;
 ४, ८; ६,४; ११, ८,३; ४; ९,
 २;१२,५,३; तैआ. १, २७,१;
 ३;३, ७,१; ७,२; ३;४;११,
 १०; १५,१; २; ४, ५,३: ४२,
 २;५,४,७; ६,३; १२;९,११;
 ६,१,१;३;७,३; १०,१०,१; तां.
 १,३,८;५,१२;१५;६,३; २,१०,
 ३;७,७,७; १८,५,९; १९,३,२;
 ३; जै. ७१;१३७;१४५; १४७;
 जैल. १,३,३,५; ४, ५,१,४; मं
 १,१,१०; ११; १३;१५; २,१८;
 ५,२;५; २,२,१८; ४,७; गो. १,
 १,३४;३,१५; २,१,२४; ३,२२;
 ४,२; ६,१३; -जाया: श. २,४,
 १,४;९; का. १, ४, १, १४: १५;
 २,२; तै. १, ६, ३, ३; २, १, २, ६;
 तैआ. १, १४, १; २; ३;४;१०,
 ६३,१; तां. ११, ५, १५;१२, १३,
 १०;१८, ५, ९; १९, ३, २; २१, ८,
 ६; गो. २, १, ६; ६, १०; -जायाम्
 ऐ. २, ७; ५, ३०; ७, २९; शां. ६,
 ९;१५, ४;२२, ८; शांआ. ६, ११;
 श. ३, १, ३, ५; ११, १, १, ७; १३,
 १, ९, ९; ३, ५, ४; तै. ३, ७, १०,
 ३; ९, ४, ८; १५, ३; तां. ८, ५, १५;
 १६, ४, ३; २५, ६, ५; जै. ६;
 १४५; १४७; १५४; १९३; प. ५,

४; गो. २, ३, २, २; -जायै श.२.
 ३, ४, १८; २०; ३, ७, २, ८; १२, ४,
 ३, ४; ५; ४, ४; ५; १४, २, २, ८. तै.
 ३, १, २, ३; ४, १, २; ५, ३; २, ४, १;
 ३, ९, ४; तैआ. १, १३, ३; ४, १, १;
 मं. १, ५, १, २; जै. २, ५; १४७;
 २०९; गो. २, २, १०; -जासु ऐ.
 ६, २, ७; ३, २; श. १, ५, ३, १६; २,
 ५, २, ८; ३, ३, ४, ७; ८, ४, १४; ८,
 २, ३, ३; ९, १, २, ४; १; ४२; १०,
 ५, २, १५; १६; १३, १, ३, ८; का.
 १, ५, १, ६; तै. १, २, १, ४; ६, १.
 ५; २, ५; ३, १०; ७, ५; ७, २, १; २,
 १, २, ११; ३, ५, ५; ३; ३, ६, ३;
 ८, ७; ८, ८, ४; २, २, ३; तैआ. ५,
 ६, ४; ९, २; १०, १, ३; ४; जै.
 १०७; १३३; जैल. १, ९, १, ४; ६;
 ८; १०; २, २; ४; १५, २, ४; गो. १,
 ५, २, ५; २, ६, ८; -जे गो. १, ३,
 १५.
 प्रजा-काम, मा- -म: ऐ. ४, ११:
 श. १, ८, १, ७; १०; २, १, २, ६; ४,
 ४, १; ५, १, ७; ३, ९, १, ४; ११, १.
 ६, ७; का. १, १, २, ३; ३, ४, १; ४,
 ३, ५; तै. ३, ११, ८, ६; तैआ. १, २, ६,
 ३; तां. २, ३, २; १८, ५, ९; १९,
 ३, २; १५, १; २०, ४, २; ११, ५;
 जै. ७०; १४७; गो. २, २, १; -मस्य
 शां. ८, ४; ५; -मा गो. १, २, १५;
 -मा: श. ४, ६, ९, २३; तां. २, ३.
 ९, १; २०, १; जै. ७०; -मानाम्
 शां. ११, ५; गो. २, ३, ११;
 -माय तां. २, १०, ३; ६, ९, ४, ८,
 २, ३; -मेन ऐ. ३, ७; गो. २, ३, ३.
 प्रजा-क्रान्ति- -न्त्यै गो. २, ३,
 १७.
 प्रजा-तन्तु- -म् तैआ. ७, ११, १.
 प्रजा(-जाडम-)सुरूप- -य: ऐ. ३,
 २, ३; शां. १५, ४; २२, ८.
 प्रजा-पति- -त्यै श. १, ४, ५, १२

‡ 'प्रजया इति मुपा. अशुद्ध: । † 'प्रत्याक्रान्त्यै' इति G. साधु मन्यते ।

५, १, १६; ४, ४, १, १४;
 ५, १, ३, १४; ३, ५, ३१;
 ६, ६, १, १९; १०, ४, १, १९; ११,
 ५, ४, ३; १२, ६, १, ४; १३, १, २,
 ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०; ११;
 ३, ८; तै. १, ६, २, १; २, २, ५, ३;
 ५; ३, १, ४, २; ५, ३; ४, १८, १;
 ७, ६, २; ८, ३, १; ६; ७, १; ११, १;
 ९, १६, १; १२, २, २-८; ४, २-६;
 तैआ. १, ३, २, २; ३, १०, २; तां. १,
 ८, १४; ९, ९, ९; जै. १८२; मं.
 १, ६, २, ३; सा. १, २, ५; ३, ३, ५;
 ७, ३, २; गो. १, ३, १५; २, १, ७;
 -ति: ऐ. १, १; १०; १३; १६;
 २८-३०; २, १६; १७; १८; ३३;
 ३७; ३८; ३९; ३, १३; १८; २१;
 २२; ३०; ३३; ३६; ४, ७; २२;
 २३; २५; २६; २७; ५, ७; २४;
 २५; ३२; ६, २; १२; १९; २०; २१;
 ३२; ७, १६; १९; ८, ७; १२; १३;
 ऐआ. १, १, ४; २, ३; ३, ३; ५; ६; ८;
 २, १, २; ६, १; ३, २, ६; ५, ३, २;
 शां. ५, ३; ४; ६, १; १०; १५; ८,
 २; ३; १०, १; ६; ११, ७; १२, ६;
 ८; १३, १; १४, ३; ४; १९, ७; २१,
 ४; २३, २; ४; ६; ८; २४, ४; ५;
 ९; २५, २; १०; ११; १२; १३;
 १५; २६, ३; १५; २७, ४; २८, १;
 २९, ४; ७; शांआ. १, १; २; ७;
 ८; २, १७; ४, ९; ११; ६, २; १६; ७,
 १७; ८, ११; ९, २; ११, १; १२,
 १; ४; १५, १; शा. १, १, १, १३;
 २, ५, १२; १३; ३, ५, १०; ४, ५,
 ११; ५, १, १६; २, १७; ६, १, २०;
 ३, २७; ३५; ३७; ७, ४, १; ४; ९, ३,
 १०; २, १, २, ६; ४, ११-१३; २,
 १, ४; २, ३-५; ४, १; ३; ६; ७; ९;
 ३, १, २; ३, १; १८; ४, ८; ४, २,
 ५; ४, १; ५, १, १; २; ३; ५; ६; ८;
 १०; ११; १३; १७; २०; २२; २, १;
 ३; ७; ११; १३; ३, १; ६, ३; ४; ३, १,

३, २२; २, १, ११; २, ४; ८, ४,
 १७; ९, १, १; ३; ४; ६; ७; ८; १०;
 ११; १३; १५; १७; १९; ४, १, १,
 २; १५; १६; २२; ३, १४; २, १,
 २६; ४, १६; ५, ३; ६; ३, १, ६; २, ३;
 ४, ३; २३; ४, १, १४; २, १८; ४, १;
 ९; ५, ५, १; ११; १३; ६, १; ४; ७, १;
 २; ९, २; ६, १, १; ३; ४; ११;
 १२; ४, ३; ५, १, १, २; ४; ६; ८;
 ९; १६; २, ९; ११; १२; १३; ३,
 २; ७; ८; ९; १०; ११; १२; ३, १३;
 ४, १; १४; ५, ६; १३; १४; २६;
 २, १, २; ४; ५; ७; १५; १७; २४;
 २, ३; १७; १८; ४, १; २; ५, १४;
 १७; ३, ३, १५; ४, २२; २३; ५, १;
 ३१; ४, ४, २४; ५, १९-२१;
 २३; ६, १, १, ५; ८; २, १; ११; १८;
 १९; २१; २७; ३६; ३, १; ९; १६;
 २, १, १; ३; ७; १२; १३; २३; ३०;
 ३९; २, १; २; ३; ४; ५; ६; ८;
 ९; ११; १२; १६; २०; २१; ३३;
 ३८; ३, १, १०; ३, १, ९; १०; ११;
 १२; १६; १७; १८; ४, १, ४; ६;
 ३, ४; ५, ३, ७; ९; ४, १६; ६, १,
 १९; २४; २, २; ३, १; ७, २, १२;
 ४, १; ३; ५; ७; ८; १२; ८, १, ४;
 १४; ७, १, १, ७; ३; ४; ३; २, १, ४;
 ९; ११; २, १७; ४, ३०; ३, १, २०;
 ४२; ४, १, १५; १९; २, ४; ५;
 ६; २; ७; ३; १; ५, १, ५; २१; २७;
 ३, ४; ६; २८; ३६; ३७; ४५; ८, १,
 १, ३; २, १०; २, १, १०; १८; २, ६;
 ७; ३, ९; १०-१३; १४; ४, १६; ३,
 २, ८; ३, १०; ४, ११; १५; ४, १,
 ४; ११; २८; २, १; १६; ३, १;
 ३; १९; २०; ५, १, १३; २, १; ३;
 ३, २; ६, २, ५; १९; ७, १, ८; ९, १,
 १, १६; २, ४; २, २, २; ६; ३,
 ५०; ४, १, ३; १२; १५; १६; ५, १;
 ३५; २८; ३९; ५६; १०, १, १, २;
 ३, २, १; ३, १; ५; ७; ४, १; ८; ९;

२, १, १; २, १; ४; ३, १६; १८;
 ४, १; ८; ६, १; ३, २, ७; ४, १, १२;
 १६; १७; २, १; २; २२; २३; २४;
 २९; ३, ६; ४, ४; ६, ५, ९; ११, १,
 १, १; २, ८; ६, २; ३; ४; ५; ९; १२;
 १३; १७; १८; १९; ८, २-५; ४,
 ३, १; ५, २, १; ८; ४, १; ८, १; ९, १;
 ६, २, १०; ३, ५, ९; ८, १, २; ३, १;
 ५; १२, १, ३, २; २, २, ७; ३, १, १;
 ३, ४; ४, १; ५, १; ४, २, १; ६, १, १;
 ४; ३; ७; ८, २, १; १३, १, १, ४; २,
 ५; ३, २; ४, १; ७, १; ८, १; २, १, १;
 २, १३; १४; ४, १; ५, १; ३; ११,
 १; ३; ३, ४; ६; ७; ४, १, १; १५; ४,
 ४; ११; ५, १, १५; ३, ३; ६, १, ६;
 २, ८; १४, १, २, ५; ११; १८;
 ३, २, ५; २, २, २; २, १, ५;
 १६; ४, ३, २; २; ३; ३; ६, ९, ३;
 ७; १८; ८, ४, १; ६, १; ९, ४,
 २; २०; का. १, १, २, ३; ४, ११; १२;
 १३; २, १, २; २, २; ३; ४; ४, १;
 ३; ५; ६; ७; ९; १३; ३, १, ३; १४;
 ३, ५; ४, १; ४, १, ६; ३, १; ३; ४;
 ५; ८; ३, ९; ११; १४; १६; १७; ५,
 १, १; ३; ५; ९-११; २४; २, १; ६,
 ३, ४; २, १, १, १०; २, ३, ११;
 तै. १, १, २, २; ३, ५; ११; ४; ३;
 ५, १; ४; ५; ७; ८; १०, १; २;
 ३; २, १, ६; २, ५, ६, १; ३, २, ५;
 ३, २; ४, ३-५; ६; ४; ७; ७, २; ३;
 ८, ५; १०, १०; ४, ६, १; १०, १०;
 ५, २, २; ४; १, २; ९, १; १०, ६;
 १२, ५; ६, २, १; २; ३; ३, ३; ४, १;
 ८, १; ७, १, ४; ५; ८, २, २; ५, ६; ७,
 १; २, १, २, १; ५; ८; ६, १; २;
 ४; ९, ३; १०, ३; २, १, १; २; ३;
 २, १; ३, १; २; ३; ५; ४, १; ७;
 ५, ५; ६, २; ७, १; २; ८, ५,
 ९, ३; १०; १०, १; २, ६; ८; ११, १;
 ३, १, २; २, १; ३; ५, ६; ६, १; ७, १,
 ८, १; १०, १; ४, ६, ५; ५, ७, ३; ६,

२,३;७,१,४; ६,१; ९,१;१०,
 १;२: ११, ३; १४, १; १५, २;
 ८,१,४;३,१,४,२,५,३; २,२,१;
 ३,१;७,४; ३,२,१; ४,१;७,३;
 ५,१०,३;७,१,२; २,१;५,५;
 ६,३;११; १३; ९,५;७; १४,२;
 ८,२,३;६,३; ७,१: १०,१: ११,
 १;१२,२;१४,१;१५,१; १६,१:
 ८,१८,६;२२,३;२३,१; ९,१,१;
 २,१:२,३;८,१: १०,१: १३,१:
 ९,१८,२;२१,२:२२,१:२२: १०,
 १,४;२,१;९,१;८: १०,४; ११,
 १,१-२१; ८,६;९,४; तैत्ति. १,
 २३,१;८;९; २,२,१;६,१; १९,
 १; ३,७,४; ८,२;११, १२; १३;
 १३,१;७,१७,१;१८,१;१९,१;५,
 ६,११;११,१; ४;६; ६,६,२;७,
 ३;८,१; १०,१,१;२;४; १०,२;
 ३,१,१;६,३,१; तां. १,५,१०; २,
 १०,५;७,१,४;५,६;७;८,९;१०,
 १;२; ६,१,१; २,५; ३,९;४,१;
 ५,१;७,१९;८,५; ९,१;५; ७,२,
 १;५,१;६,१;८,२; ३;८: १०,
 १३;१५;१६; ८,२,१०;५,६;६,
 ३;८,१४;९,१,३;५; ६,७;८,१५;
 १०, १,१६;१८; २,१; ३,१; ३,
 ३;६; ११,३,५;४,३; ५,१०;१०,
 १२;१२,१,४: १३,२,४;२७;३२;
 १३,३,२२;५,१३;११,१८; १७,
 ५,१३; १५,५,३;५;८,२: १०,१;
 १६,१,१;४,१;१२;१३; ५,१७;
 २३;१६,२;४; १७,९,४: १०,२;
 ११,३; १८, १,१९; ६,२;८;७,
 १;५;१९,७,६;१३,३; २०,३,२;
 ४,२;५;१४, १;५;७; २१,२,१;
 ५;१४,४; २२, ५,३;५;८;७,५;
 ८;९,२;१८,४; २३,९,२;११,२:
 १४,२;१८,२;२१,२;२५,२;२७,
 १;२७,१,२;४,३;५,२;७,२;९,२:
 ११,२;१३,२; २७,६,२;१७,२;
 ३;४; जै. ८;९; १७;१८; २५;

३१; ३३; ३४; ४६; ५१; ५२;
 ५९;७१; ७४; ७७; ८८; ९१;
 ९३; ९९; १०८; ११७; १२८;
 १३१;१३२;१३३;१३८;१३९;
 १४१; १४३; १४४; १४७;
 १६०; १६४; १६६; १६८;
 १९१; २०७; २११; जै. १, १,
 १,१;२,१,१;१२; ३,१,१;४, १,
 ६;२,६;४,१; ६,२,७;९; ७,१,३;
 ११,१,१;२; २,३: १४, २, १०;
 १५,१,१;४,३; ४;१६,२, ४;३,
 ५;१८,३,९; २,१,२,६; ४,१,१;
 ३,१,२,१०;३,२,३; ४,४; ४,१,
 ४;५,२,२; ६, २,४; ७,३,१; २;
 ७,७,२,१०; ११,३, १३; सं. ५;
 सं. १,७,१८; ४,६;५, २; २,४,
 ७; सा. १,१,३;४; ३,९, ८; वं.
 २; घ. १,५; २,१; ३,७; ७,१;
 २;३;७; दै. १,१:२३; गो. १,
 १,४;१३:२,१५;१६: १८; २४;
 ३,२; १५; ४, १०; ५,८; १०;
 २२;२,१,२;७;१९; २१; २२;
 २६;२,१;१३; १४; १८;३, ८;
 ९;२३;४,१२; ५,८; ९;६,१;
 ३; ११; १५; -ति:ऽइव शांथा.
 ११,८; गो. १,१,४; -तिना शां.
 ३०,५; सा. ६,२,३,१; ७,४,२,
 ५; ८,४,३,२; २०; १३, ४,४,
 ४; तै. १, १,९,४; २,१,८; २,
 ३,५,१; ३,२,९, ११; ३,६, ६;
 तैत्ति. ५,३,४; जै. ३, ३,२,३;
 गो. १,२,१५: २,६, १३; -तिम्.
 ऐ. २,१७; ३,२१; ७,२२: २५;
 ५,२४;२५;३२;६,१९; ७, १६;
 शां. ५,३; ६,१;२; १३,१; २१,
 ४;२३,८; शांथा. ९,२; सा. १,
 १,१, १३: ४,५, ११;१२; ७,४,
 ४;२,२,४,११; १६; ४,२,१;५,
 १,५;७;१२; ७,१,३, १४; ५,५,
 १३; ७,२; ६,१,४; ५;७; ११:
 १२;५,१,१,४; ६;८; ९; २,९;

१३;३,२;७;१३;४,१;१०; १४;
 ५,६;१४; २,१,५;७; १५; १७;
 २४;२,१७;१८; ३,४,२३; ६,१,
 २,१३;२१; २४;२,१, २५;२७;
 ३१;३३;२,७; ११;१२; २१; ५,
 ३,७;८,१,४; ७,१,२,२; ३;११;
 २,१,५;४,३०; ३,१,४२; २,१४;
 ४,२,३;२४; ५,२, ३६; ८,२,१,
 ११;३,१,५; ४,१, ४; ६;४, २;
 १२;५, १,६; ७,३,१५; ९,१,१,
 ७;२,२,२; १०,२,३,६; १८;४,
 १,१;१२: ३,११:२४; ४,१:११;
 १,२,५;८;६,१७; ४,३,२; ४;५,
 ५, ३; ७; ८, ५; १२, १, ३,
 २१;३, ३,४; १३, १, १,१; २,
 १,१; २,१२; ३,१,१; ४,५,११;
 ५,२,२३; ३,३; १७,१,२, १८;
 २,२,२१; ३,२, १५; १६; ८,६,
 १; का. १, २, ४, १२; ३, ३,१;
 ४,३,४; ५; १०; २, १,१, १०;
 तै. १,४,१०,८;५,२,२;९,१;४,
 १;५; २,१,२,५; ६,२; ७;२,३,
 ३;४,७;९,१०;३,१०,१; ७,९,१;
 ८,१,३;४;३,१,१,२; २,७,४;३,
 ७,३; ५,३,२; ५,१; ७,७, ३;८,
 २,३; १४,६; १६,१; ९,८,१;२;
 २२,१; १२,२,१;४,१; तैत्ति. ५,
 १०,१:२; १०, ६३, १; तां. २,
 १०,५; ७,५,६; ७;८,९; ९,१४;
 ८,३,१; ९,८,१५; १२, १३,४;
 २४; १३,४,१; १५,३,२,१;७,३;
 १६,४,१२;१३;१६,४;१७,९,४;
 ११,३; १८,१,२;९; ६,४; ८;७,
 ५; १९,७,६; १९,१; २१,४,२;
 १४,४;२२,५,५;८; ७,८;१२,१;
 १७,२; २३, १२,२; २७,१९,२;
 जै. ३१;४९;७३;७४;९९:१०८;
 १३१; १३३;१४६; १४७;१६१;
 १८२; जै. १, ४,१,२; २,७;९;
 ४,२;१५,४,१;३,७,१,१; सं. ५;
 सा. १,१,१५; २,५,६; घ. २,३;

३,७; ४,१; ४,५; ५,२: गो. १, १, २, ५; ४, १०; ५, २, ९; २, १, ७; २, १; २, १३: १, ५; १, ८; ३, १, २; १, ८; ५, ८; ६, १; -ती सं. १, ५, १, २; -०ते शांआ. १, २, २; ७: श. ९, ४, १, १, ६; १, २, २, ६, ८; तै. १, ५, ५, ६; ३, ९, ४, ८; -०ते श. ५, ४, २, ९; १, २, २, ३; १, ४, ९, ३, ३; तै. १, ७, ८, ७; २, ८, १, २- ४; ३, ५, ७, १; ७, १, १, ३; १, १, ९, ६; १, २, २, १-८; ४, १-६; तां. २, ५, ६, १; १, ३, ३; सं. २, ५, ८; प. १, ६; गो. १, १, ४; -ते: ऐ. १, ३, ०; २, १, ७: १, ८; ३, ३, ३; ४, २, ६; ५, ९; २, ५; २, ६; ६, २; २, ०; २, १: ७, २, ६; ऐआ. १, २, २; २, १, ३; शां. १, ६, १; १, ८, १; १, २, २; २, ७, ४; शांआ. १, ५, १; श. १, ६, ३, ३, ५; ३, ७; ७, २, २, २; २, १, २, ८; ९, ४, ४, २; ५, १, १; १, ९; २, २: २, २, ४; २, ६; ३, २, १, १, ८; ३, ३, ८; ४, २, १, २, ६; ३, १, ६; ४, ३; ५, ५, ६, ६; ४, १; २; ५, १, २, १, ०; ३, ८; १, १: ५, १, ४; २, १, ६; १, १; २, ४; २, २; ३, ३, १, ५; ५, १; ६; ६, २, २, १, १: ५, ४, १, ६; ७, ३, १, १, ६: २, १, २; ४, १, १, ६; ३, ९; २, १, १; ५, १, १, ६; २, २, १; ३, ६; ४, ४: ८, १, १, ३; २, २, ५; ३, ९; ३, ९; ५, ३, १; ९, १, १, ६; २, ४, ०; ३, १, २, ४; १, ४; ४, १, २; २; २, १, ६; ५, १, १, १, २; २; २, १, ६; ५, १, १, २; ५, ५; १, ०, १, १, १; ३, २, ४, २, २; ३, ३; ६, ५, ९; १, १, १, ६, १, ४; १, ७; २, ६, ७; १, २, ३; ३, २, २, १; १, २, ३; ३, २, १; १, २; ४, २, ३; ४, ६; का. १, १, २, ५; ६; ३, ४, १; ४, ३, १; १, ६; १, ७; ५, १, ८; २, २: २, ४; तै. १, १, ५, ४; २, १, १, ९; २, ७; ३, २, ४; ४, ४; ६, ४; ८; ७, २; ५, ८, ५: ४, १, १, ५, १, १; १, ०, ६; ८, २, ३; ५, ६; २, १, ७, १; ३, १,

२; ४, ३; ६, ३; ९, ९; ३, ४, ४; ७, ६, ३; १, ०, २; १, १, ३; ३, १, १, १; ३, ९, १, १; ५, १, १; ७, ६; ७, १, ०, २; ८, १, ४, ५; ९, २, ०, २; २, २, २; १, ०, १, १, ७; तैआ. ३, ९, २; १, ४, ४; ४, २, ४; ४, २, २; ५, २, १, ०; ८, ८, ३; ४; तां. १, २, ४; ५, ४, ४; ६, ४, १, १; ५, ३; ६; ७, ६, ६; ९, २, २; ९, २, १, ७; १, १, ४, २. १, २, १, २, ३; १, ३, १, १, ८; १, ५, १, ०, १; १, ६, १, ६, १; १, ७, १, ०, ४; १, ८, १, २; ६, २, ६; २, ०, ४, २; २, १, ४, २; २, ४, ४, ३; २, ५, १, ७, १; ४; जै. ९, १; १, २, ८; १, ३, ९; १, ४, ४; १, ४, ५; १, ६, ४; १, ८, ८; जैड. १, ४, २, १, १; २, ४, १, २; ३, ६, २, ३; आ. १, २, ०; ७, २; ७, ३; ८, ८; ९, ९; १, ०, ०; १, ५, ०; १, ५, २; २, ३, ६; २, ५, ६; २, ७, ०; २, ९, १; ३, ५, ५; ३, ९, ५; ३, ९, ८; ४, ०, ७; ४, २, ९; ४, ३, ३; ४, ३, ९; ४, ४, ८; ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ६; ४, ५, ७; ४, ६, ७; ५, १, १; ५, १, २; ५, १, ७; ५, ८, २; २, ३, ८; ४, १; ८, ५; ९, ७; १, ५, ५; १, ८, ३; ८; २, २, ५; २, ४, ६; २, ६, १; जैआ. १, २, ०; ६, १; ७, २; ८, ८; ९, ९; १, ०, ०; १, ५, ०; १, ५, २; २, ३, ६; २, ७, ०; २, ९, १; ४, ०, ७; ४, ३, ०; ४, ३, ३; ४, ४, ०; ४, ४, ९; ४, ५, ०; ४, ५, ७; ४, ६, ७; ४, ७, ०; ५, १, १; ५, १, २; ५, २, ४; ५, ५, ४; २, १, १; ४; ५, ९; ७, २; १, ३, ६; १, ७, ७; ७; ९; सं. १, १, ३; सा. २, ७, ४; वं. २; गो. १, १, ४; ४, ९; १, ०; ५, २, ३; २, १, ७; १, ९; २, २; ३, ९; ६, ३; -ती ऐ. २, १, ५; १, ६; ४, २, २; २, ५; ६, १, ९; शां. २, ५, २; २, ६, १, ५; २, ९, ४; ७; शांआ. १, ३; ४, १, ०; श. १, ५, ३, २; ९, २, ३, ४; ४, २, ४, १, १; ९, १, २, ४, १; ४, २; १, १, ५, ९, ३; १, ३, ८, ३, ३; १, ४, ८, २, १; का. १, ६, ४, २; तै.

१, ३, ८, ५; २, १, १, ०, ३; २, १, ०, १; ३, ७, २, १; तां. ४, ८, १, ५; ७, ६, ९; १, १, ४, ८; जै. १, ७; ३, ४; १, ४, ८; १, ८, ८; जैड. १, १, ८, ४, १, ०; सं. १, ५, १, ०; गो. २, ६, १. प्रजापति-काम- -मः, -मस्य शां. ४, ६. प्रजापति-गृहपति- -तयः ऐ. ५, २, ५. प्रजापति-गृही(त→)ता- -तया श. ८, १, १, ६; ९; २, ३; ९; ३, २. प्रजापति-चित्ति- -ति: श. ८, ४, ४, १, २. प्रजापति-तसु(ः) दै. १, २, ४. प्रजापति-स्व- -स्म गो. १, १, ४. प्रजापति-न्यङ्ग- -ङ्ग: जै. १, ४, ४. प्रजापति-प्रसूत- -ता: शां. १, ९, २. प्रजापति-मात्र- -त्रा: जैड. १, २, १, १, २. प्रजापति-सु(ख→)खा- -खाभि: श. १, ३, १, ८, २; तै. ३, ८, १, १, १. प्रजापति-यज्ञ- -ज्ञ: ऐ. ४, २, ५; जै. ८. प्रजापति-लोक- -कम् शांआ. ३, ३; -का: श. १, ४, ६, ६, १; -के श. १, ४, ७, १, ३, ८; ३, ९; -केषु श. १, ४, ६, ६, १. प्रजापति-श्रेष्ठ- -ष्टा: जै. १, ६, १. प्रजापति-संमित- -म् शां. ८, २; १, ०, ६; १, ६, ४. प्रजापति-सामन्- -मानि तां. २, १, २, ३. प्रजापति-सृष्ट,ष्टा- -ष्टम् श. १, ०, ४, २, २, ४; -ष्टया श. ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९; -ष्टा श. ८, २, १, १, ०; -ष्टा: श. १, ०, ४, २, २, ३; -ष्टानाम् तै. १, २, १, ३.

†-ति: प्रसूता: इति आन. सुपा. भ्रष्ट: ।

प्रजापत्या(-तिऽआ-)यत(न→)ना-
 -नाभिः ऐ. १, १: १३: १६;
 २८:२९.
 प्रजा-पशु-कामां- -मः ऐआ. १,
 १,१; तै. ३, १२, ५, ४: -मस्य
 ऐ. २, १७.
 प्रजा-वत्- -वत् श. ८, २, १, ७;
 तै. २, ४, ३, ७; ६, ३: ८, ४, ४:
 नैआ. १०, १०, २; ४९, १: -वन्तः
 तै. २, ४, २, ७: ३, ७, १४, ३; ५,
 ३, १२; -वन्तम् ऐ. १, १३: शां.
 १९, ९; -वान् ऐ. १, २१; ४,
 ११: का. १, ४, २, ४; तै. २, ७,
 १५, ३: तैआ. १, २२, १; २६,
 ४; तां. २१, १०, २१; जैल. १,
 १६, ३, २; २, १, २, ६; ३, ६, ४, ९;
 गो. २, २, १; ४, ५; ६, १५.
 प्रजावती- -तीः श. १, ७, १, ७;
 तै. २, ८, ८, ११; १२; ३, २, १, ५;
 ७, ४, १४.
 प्रजा-सुनि- -निः श. १२, ८, १,
 २२; तै. २, ६, ३, ५.
 प्रजो(-जाड-)-त्तम- -म् शां.
 २२, ८.
 प्रजो(-जाड-)-त्त(र→)रा- -रा
 श. १, ८, १, ३१.
 प्र-जात,ता- -त्तम् ऐ. ६, १६: श. २,
 ३, १, ३५; ४, ६, ७, ३; ५, २, ३, ६;
 ५, ५, १२; का. १, ३, १, २३; तै.
 १, १, २, ७; २, २, १, ६; तां. २०,
 १३, २; गो. २, ६, १५: -ता शां.
 ७, ६; श. ५, ३, ५, १: तै. १, ६,
 २, ५; -ताः श. ४, १, २, ९: २,
 ४, १६; ५, १, १; ६, १; ७, १: ५, १,
 ४, १; २, २, १८; ३, ३, १५; ४, ४,
 २४; तै. १, ७, २, २; २, १, २, ११:
 २, ४, ३; ३, २, ८, २; -तानि श. ३,
 ३, १, १; ९, २, १७; -ते तै. १, २,
 १, १४; -तासु तै. १, ६, २, ५; ७,

२, १; २, १, २, ११.
 प्र-जाति- -तिः ऐ. २, १६; ६, ३१;
 ८, ४; ७: शां. ५, १: १४, ३; १७,
 ७: शांआ. ५, ५: श. १, ६, ३,
 २३; ७, २, ११; ८, १, १०; २, २,
 ४, १८; ४, ४, २; ४; ५, १, २२; ४,
 ११; ६, ५, २, ५: ७, १, ९; ७, १, २,
 १५; ३, १, ४६: ८, ६, ३, ८; ९, ४,
 १, ५; १०, ४, १, १०; १२, ४, १,
 ७; १४, ९, २, ६; १४; का. १, २,
 ४, १३; २, ४, २; १: ४, ३, १७: तै.
 ३, ३, ८, २; तैआ. ७, ९, १; ९,
 १०, ३: तां. १०, १, ९; १२, १३,
 २०; १३, ५, १२; १४, ११, २०;
 १९, ३, ६: जै. ९५; जैल. २, १,
 २, ९; गो. २, ५, ४; ६, ९;
 -तिभिः श. ११, ३, २, १; -तिम्
 ऐ. ६, ३६; ८, ८: ११; ऐआ. १,
 ४, १: शांआ. ४, १५; ५, ६; ७;
 ८: श. १, ६, ३, ३०; ७, २, ११; ८,
 १, १०; ११; २, २, ४, ७; १८; ३,
 १, ६; ४, ४, २; ४; ५, १, २२; ४, ११;
 ६, ७, १, ९; ७, ३, १, ४४; ४, २,
 २६; ८, ६, ३, ८; ९; १०; ११;
 ११, १, ६, ७; २, ७, ३०; १४, ९,
 २, ६; का. १, २, ४, १३; तै. ३,
 ३, ८, ३; ११, ९, ५; ६; तां. १३, ३,
 १५; १४, ११, १७; ३३: २५, १६,
 २; जै. ९५; जैल. २, १, २, १०:
 गो. २, ५, ४; -तेः शांआ. ५, ८;
 -स्या ऐ. ८, ४; -स्याम् श. ७,
 ३, १, ४६; -त्यै ऐ. १, १: २, १७:
 ३३; ३५; ३९; ३, १०; २३; ३५:
 ३७; ३८; ५०: ५, ३; २२; २३; ६,
 ३; ८, ८; ऐआ. १, २, ४; ३, १:
 ४; ४, १; गां. ३, ९; ४, ६; ५, ४;
 ७, १०; ११, ६; १४, २; ३; १५, ४;
 २३, ७; २६, ८: ११; १५; २७, २;
 २९, ३: श. ३, ६, २, १३; ४, ३,

१, २; ११, २, ७, ३०; १२, ३, ३,
 १४; ८, २, ६; १४, ९, ३, ४; तै. १,
 २, १, ८; २, १, २, १२; २, ४, ५; ३,
 १, ४, ५; २, १, ५; २, ६; ३, ३, ५; ४,
 २; ९, ११; ८, २२, ३; तां. ४, ७,
 ३; ८, ३; ८, २, ४; ६; ११, ५, १७;
 १२, १, ११; ४, १५; ६, १३; १३;
 ५, १८: १०, ११; १५, १, १३; ३,
 १७; ५, १६; ६, ७; १६, ३, ७; १९,
 ३, ८; ९; २०, ११, ९; २१, ९, ४;
 ११, ३; २२, ७, ६; २३, ५, २; २२,
 ४; २४, १४, ५; २५, १, १२: जै.
 ३४; १२७; ५, १, ३; गो. २, १,
 १७; १९; २२; २, १४; ३, २०; ४;
 ५: १५-१७; ६, १५.
 प्रजाति-काम- -मः शां. ६, १;
 जैल. ३, ४, ४, ६; -मस्य ऐ. ३,
 ४८; -माः तां. २५, १६, ३.
 प्रजाति-स(त्→)नी- -ती ऐ.
 ४, ७.
 प्र-जाना- -ना ऐआ. १, ४, २.
 प्र-जायमान,ना- -न्तम् ऐ. २, १७;
 श. ४, २, १, १८; -नाः श. १, ९,
 २, ५; ४, ४, २, ९; १४, ९, २, ८-
 ११; -नानाम् तैआ. ५, २, ११.
 प्र-जिजनयिपितृव्य- -व्यः श. ७,
 ३, १, १२.
 प्र-जिजनपिमाण- -णः श. ७, ४, १,
 १४.
 प्रजय-, प्रजयिष्णु- प्र/जि द्र.
 प्रजानत्- प्र/ज्ञा द्र.
 प्र/जि, प्रजयति श. १, ५, ३, ३; ४;
 १७; २, ६, ३, १; ४, ५-७; ३, ४, ४,
 ५; ६; ८; १६; का. १, ६, ३, १; ४, ६-
 ८; प्रजिगाय ऐ. ६, १४; गो. २, ४,
 ११; प्राजयन् श. १, ५, ३, ३;
 ४; २, ६, ४, २-४; ३, ४, ४, ४-६;
 १६; का. १, ६, ४, ३-५; जै. ५;
 प्रजयेत् जै. ५.

‡ 'प्रजापशवः' इत्यस्य देवताद्वन्द्वत्वं प्रतिपद्य द्वैस्वर्यनिर्वाह इतीवाह मा.। यत्तु तदुत्तरपदस्य 'ज'प्रत्ययान्तत्वमसौ मेने तद् दुःकल्पम् । 'कामे' त्येनेन यम. ततश्च पूर्वपदप्रकृतिस्वरत्वं सूपपदं स्यात् ।

प्र-जय- -यम् शांआ. २, १७; -याः
शा. १, ५, ३, ३^३; -यात् शांआ. २,
१७.
प्र-जयिष्यु- -ष्युः तैआ. १, १०, ७.
प्र-जित- -तस्य शा. २, ६, ३, २^३; ४;
१४; का. १, ६, ३, २^३; ४.
प्र/जीव्, प्र...जीवति जैउ. ४,
२, १, ११.
प्र-ज्- प्र/ज्ञा द्र.
प्र/ज्प, प्रज्पय, प्रज्पयत् शा. ४, ६,
७, ६; प्रज्पयत् शांआ. ५, ७^३;
प्रज्पयेताम् शांआ. ५, ७^३.
प्र/ज्ञा, प्रजानाति ऐ. १, ८^३; शां. ७,
७; तां. ५, ८, ९; ९, १, ११;
प्र...जानाति ऐ. ५, १४; तै. २,
१, ८, ३; तां. ८, ८, १३; प. २,
२; प्रजानन्ति जै. २००; प्रजानीथ
तां. १२, ११, १०; प्रजानीमः शा.
३, २, ३, २; ४; ११, ५, ५, ७; तां.
१२, ११, ११; प्रजन्तुः शां. ७,
६; शा. ३, २, ३, १; ११, ५,
५, ६; प्रज्ञास्यथ शा. ३, २, ३,
५; ११, ५, ५, ५; तां. २४,
१८, २; जै. १७७; प्रज्ञास्यामि
शां. ७, ६^३; प्रज्ञास्यामः जै. १७७;
प्रजानाथ ऐ. १, ७; प्रजानीहि
ऐआ. २, ४, २; जै. २०५; प्रजा-
नाम ऐ. १, ७; प्रजानात् शां.
७, ६^३; शा. १३, २, ३, १; ८, १;
तै. ३, ८, २२, १; ९, ६, ४; जै.
२००^३; प्रजानन् ऐ. १, ७; ८^३;
शां. ७, ७; शा. ३, २, ३, १२-१४;
१५^३-१९^३; १३, २, ३, १; ८, १;
तै. ३, ८, २२, १; ९, ६, ४; तैआ.
२, १, १; तां. ८, ५, ७, ८, १३; १२,
५, १४^३; ११, १०; जै. १४६^३;
१७७^३; २००; प्र...अजानन् ऐ.
२, १; ४, ३२; ५, १४; प्र...जानी-
याम् जै. २००; प्राज्ञासिपम्
शांआ. ५, ७^३.
प्रजायते ऐ. १, ८; शा. ४, ५, १, ३;

प्रजायते शा. १४, ६, १०, ६;
प्रजायन्ते शा. १४, ६, १०, ६;
जैउ. ३, १, १, ९; प्रजायत शा.
४, ६, ७, ५^३; प्रजायेत शांआ. ५, ७.
प्रजापयन्ति शांआ. ५, २; प्रजा-
पयानि ऐ. ५, १४.
प्राजिज्ञासन्त ऐ. २, २२; ३, २७^३.
प्र-जानुत्- -नन् शा. ४, ४, १२; ५,
२, २, ६; ७, ५, १, ३०^३; तै. १, ४, ४,
८; २, १, २, ९; ४, १, ६; ५, ८, ९; ८,
५, ४; ८, १०; ३, ७, २, ३; तैआ.
२, ६, १; जै. १५२; जैउ. ३, ५,
९, ४; -नन्तौ जै. १८६.
प्र-ज- -ज्ञेन ऐआ. २, ६, १.
प्र-ज-ता- -ता शा. १४, ६, १०, ६.
प्र-ज्ञा- -ज्ञया शांआ. ३, ५; ७; ९, २;
६^३; -ज्ञा ऐआ. २, ६, १; शांआ.
३, ५; ४, ३; ५, ३^३; ७, ३; १८; १०,
८; शा. २, २, ३, ३; ३, ७, १, २७;
११, ५, ७, १; १४, ६, १०, ६; का.
१, २, ३, २; जैउ. १, १४, २, ३;
-ज्ञाम् शांआ. ४, ४; १५^३; शा.
१४, ७, २, २३; -ज्ञायै शांआ.
५, ४.
प्रज्ञा(-ज्ञाऽआ-)त्मन्- -त्मा ऐआ.
३, २, ३^३; ४; शांआ. ५, २; ३^३; ८;
६, २०^३; ८, ३^३; ६; -त्मानम् शांआ.
४, १४^३; ८, ७.
प्रज्ञा-नेत्र- -त्रः, -त्रम् ऐआ. २,
६, १.
प्रज्ञा(-ज्ञाऽअ-)पेत, ता- -तः शांआ.
५, ७^३; -त्म्, -ता शांआ. ५, ७^३;
-तौ शांआ. ५, ७^३.
प्रज्ञा-मय- -यः ऐआ. २, २, ४.
प्रज्ञा-मा(त्र→)त्रा- -त्रा^३; -त्रासु
शांआ. ५, ८.
प्रज्ञा-वत्- -वान् जैउ. १, १४, २,
११.
प्रज्ञा-वृद्धि- -द्धिः शा. ११, ५,
७, १.
प्र-ज्ञात, ता- -तः शा. ३, १, ३, ५; ४,

५, ९, १; -तम् ऐ. ६, २२; शा.
१, ७, २, ८; २, ६, २, ७; ४, ५, ८,
४^३; ९, ३; ७; ११, १, ४, १; २; का.
१, ६, २, ४; जै. १५७; गो. २, ६,
४; -तया तैआ. २, ११, १; -ता
ऐआ. ३, २, ४; शां. ७, ६^३; शा.
३, ८, १, ५; २, १३; गो. २, १,
१३^३; -ताः ऐ. ४, ४^३; शा. ५, ३,
४, ३; १३, ५, २, १०; -तान् शा.
५, १, २, १; तां. २२, ९, ३; १३,
२; २३, ७, ६; ९, ३; -ताभिः ऐ.
६, २१; -ताम् तां. २३, ४, ३;
-ते शा. ४, ५, १, ३; जै. १२९;
-तेन जै. १५७.
प्रज्ञात-त्त(र→)रा- -रा शां. ७, ६.
प्र-ज्ञातव्य- -म् शांआ. ५, ७.
प्र-ज्ञाति- -त्यै ऐ. १, ८; २, १^३; १३;
४, ३२; ५, १४; शा. १३, २, ३,
१, ८, १; तै. ३, ८, २२, १; ९, ६,
४; तां. ५, ८, ८; ८, ५, ७; ९, १,
१०.
प्र-ज्ञान- -नम् ऐ. १, १३; ऐआ. २,
६, १^३; शा. १३, ८, १, १; तै. ३,
१०, १, १; -नस्य ऐआ. २, ६, १;
-नाथ तै. ३, ४, ४, १; -ने ऐआ.
२, ६, १; -नेन ऐआ. २, ३, २.
प्रज्ञान-घन- -नः शा. १४, ७, ३,
१३.
प्र-ज्ञापयितुम् शांआ. ५, २.
प्रज्ञापेत, प्रज्ञामय, प्रज्ञासात्रा-
प्रज्ञावत्, प्रज्ञावृद्धि, प्रज्ञा- द्र.
प्र/ज्वल्, प्रज्वलन्ति प. ५, १०; १२;
प्रज्वलत् तै. १, ५, १०, १.
प्रज्वलयत् गो. १, २, २, १; प्रज्व-
लयेत् सा. ३, ४, ११.
प्रज्वलत्- -तः ऐआ. ३, २, ४.
प्रज्वलित- -तः सा. ३, ४, १०.
प्र/ण(←न)क्ष्, प्र...नक्षन्त ऐ. ५,
२०; शां. २६, ११.
प्र-णत(√नम्)- -तः शां. २८, २.
प्र-णपात्- -त् तै. २, ४, ५, १.

प्रणयन- प्र/णी अद्र.
 प्र-णव्(√नु)- चः शां. ११, २, ४;
 ५; शा. ३, ४, १, १५; गो. १, १,
 २३:२, ३, ११; २, ३, ११; -वम्
 शां. १४, ३; शा. १३, ५, १, १८;
 -वे गो. १, १, २३; -वेन शां.
 ३, २: ११, ४; २८, ५; शा. १, ४,
 १, १; गो. २, ३, ११.
 प्रणव-वषट्कार- रयोः शां. २६, ४.
 प्र-णावम् ऐआ. १, ५, १.
 प्र/ण(←नि)श्च, प्रणश्यन्ति शा. ४, ३,
 ४, २०; २२; प्रऽइव नश्यति तै. २,
 ५, ५, ६; प्रणश्येत् शा. १, ६, ४,
 १७; ४, ३, २, ४; प्रणक् शा. २, ३,
 ४, ३५; का. १, ४, १, २५.
 प्रणाशयति शा. ५, २, २, २०.
 प्रणावम् प्रणव- गद्र.
 प्र/णि(←नि)ञ्, प्रणेनिजति शां.
 १०, १.
 प्र-णिक्त- क्तम् शा. ४, १, १, २८;
 -क्ते शा. ३, ५, ३, ७.
 प्र-णिज्य शा. २, ५, २, १५; का. १,
 ५, १, १३.
 प्र-णि-धाय(नि/घा) गो. २, ४, ६.
 प्र/णी(←नी), प्रणयते शा. १२, ९, १,
 १४; प्रणयति ऐ. ५, ३१; ऐआ. ५,
 १, ४; शां. ९, ५; शा. १, १, १, २३;
 १३; १७; २०; २१; ३, ६, ४, १४;
 ४, ६, ८, ७; १२; १७; १२, ९, ३, ८;
 १४, २, २, ५०; का. २, १, १, ९;
 १०; ११; तै. १, ४, ४, २; ४; ६, ९,
 ४; ३, २, ४, १; २; ३; प्रणयति
 शा. १, १, १, १४; १६; १८; ९, २,
 ३३; ६, ३, १, २०; १०, ५, २, १४;
 ११, २, ६, १; ७, २, १; का. २, १,
 १, ११-१४; तां. ८, ४, २; १६,
 ४, १२; १३; प्र...नयति तै. २,
 ८, ५, ९; प्रणयतः शा. ४, २, १,

१४; प्रणयन्ति ऐ. १, ३०; शां.
 ५, ३; ५; ७, ६; ९, १; २; ५; १६,
 ११: १९, ४; २९, ६; ७; ३०, ३;
 ९; शा. १, ४, २, १०; १०, ५, २,
 ८; ११, ५, २, ८; प्रणयन्ति शा.
 ११, ८, २, १; १४, २, २, ५०; तां.
 ८, ८, २; ५; १५, ६, १; जै. ६२;
 गो. २, १, २१; २३; २५; २६; ४,
 ११; ६, ६; ७; प्र...नयति तै. २,
 ८, २, ५; प्रणिनाय शा. ३, ६, ४,
 १४; प्रणेप्यामः शां. ६, १२;
 प्रणयान् तां. ८, ८, १; प्रणयन्तु
 शा. ४, २, १, १४; तै. १, १, १,
 १; २; प्रणय शा. ६, ३, १, २०;
 प्रणयत शा. १२, ९, ३, ८; प्रण-
 यानि तां. ८, ४, २; प्राणयन्त
 ऐआ. २, १, ५; प्राणयन् शा. १२,
 ९, ३, ८; प्रणयेत् तां. १२, ६, ६;
 प्रणयेत् ऐ. ३, ४९; प्र...नयेत्
 ऐ. ३, ४९; प्रणयेयुः तां. ८, १०,
 १; ३; ५; ७; ९, ७, ११.
 प्रणीयते शा. १०, १, ४, ११; जैड.
 ४, १०, १, ९; प्रणीयन्ते शा. १, १,
 १, २१.
 प्र-णयन- म् शां. १९, ५.
 प्र-णिनीषेण्य- म्ऽइव तां. ११, ५,
 १; १४, ३, ४.
 प्र-णी- -णीः ऐ. २, ३४; शा. १, ४,
 २, १०; तै. २, ४, ७, ३; ३, ५,
 ३, १.
 प्र-णीत, ता- -तः ऐ. ७, १२; ऐआ.
 २, १, ५; शा. ७, ३, २, ४; -ताः
 शा. १, ९, २, ३२; ११, २, ६,
 १; १२, ९, ३, ८; १४, २, २, ५०;
 गो. १, २, ११; -तानाम् शा. ११,
 १, ७, २; १२, ९, ३, ८; -तासु
 शां. ६, १३; गो. २, १, १; -ते
 तैआ. १, २, २, ९.

प्रगीता-त्व- म् शा. १२, ९, ३, ८.
 प्रगीता-प्रणयन- म् शा. १२, ५,
 २, ७.
 प्र-णीति- -ती शा. ४, ३, ३, १३;
 -तौ शा. ६, ४, ४, २१.
 प्र-णीय शा. ३, १, ३, १; का. २, १,
 १, १४; तै. ३, २, ४, १; २; ३;
 ११, ९, ९; तैआ. १, २२, ९; २६,
 १; २, १८, १; गो. १, ३, १३.
 प्र-णीयमान, ता- -नः शां. ९, १;
 गो. १, १, ३९; -नम् ऐ. १, ३०;
 शां. ९, ५; -नाभ्याम् ऐ. १, ३०;
 -नाय ऐ. १, २८; शा. ३, ६, ३,
 ९; -तासु शां. ६, १३; गो. २, १, १;
 -ने ऐ. १, २७; ३०; गो. १, २, १८.
 प्र-णेतु- -तः तै. २, ५, ५, २; ८, ९,
 ८; -ता ऐ. १, २८; ६, ६; तै. २,
 ५, ७, ३; गो. २, ५, १२.
 प्रणेतु-म(त→)ती- -ती ऐ. ६,
 ६; गो. २, ५, १२॥
 प्र/णु(←नु), प्रणौति ऐ. ४, १; ५,
 ३२; ६, ३३; ३५; शां. १४, ३;
 १५, ३; ४; २३, १; शांआ. २,
 १. प्रणव- प्रणावम् गद्र.
 प्र/णु(←नु)द्, प्रणुदते तै. १, १, ५,
 ५; ७, १, ५; २, २, ४, ७; ३, ३, ९,
 १; प्रणुदात् शांआ. १२, ३; ६;
 प्रणुदाति शा. २, ४, २, १५; का.
 १, ३, ३, १३; प्रणुदतु मं. २, ३,
 ४; प्रणुद् शा. ८, ५, १, ८;
 तैआ. २, ५, २; प्रणुदाम तै. ३,
 १२, ३, १; तैआ. १०, ६३, १;
 प्राणुदत तै. १, ७, १, ५; २, २, ४,
 ६; प्राणुदन्त ऐ. ३, ४९; ५, ११;
 तै. २, ३, ५, २; तां. ९, १, ३; ५;
 १६; १९; २, ११.
 प्र-णुत्त- -त्तान् शांआ. १२, ३.
 प्र-णुद्य तां. ८, ९, ३; ९, २, १२;

† 'अमृतं चै प्रणवः' इति साक्राक्षमिव वाक्यं प्रणवं पूर्वस्मिन् वाक्येऽप्यपेक्षत इव । 'अत एते ध्रुविष्ठ
 वलिष्ठे अन्तरेण (प्र-) णवः । ते-(न) नाम्नां प्रतिपद्यते' इत्येव शुद्धः पा. मुकल्पः । ॥ तु. कालि. टि. ३. ।
 ‡ 'प्राणुरुदन्त-' इति मुपा. अशुद्धः ।

२०,६,१.
 प्रणोत्-,-मती- प्र/णी द्र.
 प्र/णोद्,प्रणोदत् जै. १,१, १, ३-
 ५;७,१,३-८.
 प्र-तक्न(√/तक्)- -क्का तां. १,४,३.
 प्रतत्-,-तत्ति- प्र/तन् द्र.
 प्र/तन्,प्रतनुजे तै. १,३,१०,२;२,२,
 १,६;२,१;३-६;३,२,८,७; प्रत-
 नोति श. ७,४,२, १५; प्रतनोपि
 श.७,४,२,१५; तैआ. १०,१,८;
 प्रनोपि तैआ. १०, १,१६; प्रत-
 नुष्व तैआ. १,१२, १; प्रतनु ऐ.
 ७,४,२,१४; तैआ. १०, १, ८;
 प्रतनवामहै तां. ८,६,४.
 प्रतायते तैआ. २, १३, १; तां.
 २३,२,२; प्रतायन्ते तैआ.२,१०,
 १; प्रातायत ऐआ. २, १, ५;
 प्रातायि ऐआ.२,१,५.
 प्र-तत्,ता- -तः तां. १४, ३, १४;
 १५,९,७; -तम् तैआ. ४, ४,१;
 -ता तां. १३,५,१०.
 प्र-तत्ति- -तै तैआ. २,१,१.
 प्र-तनु- -म् गो. २,६,६७.
 प्र/तप्,प्रतपति श. १, १, २,२; ३,
 १,४;३,८,२,१८; १३; का. २,
 १,२,४;२,४,४; प्रातपत् जै.११;
 प्रतपत् शां. १७,७; गो. २,५,४.
 प्रतापयेत् सा. २,६,९.
 प्र-तप्यऽप्रतप्य श. १,३,१,८; का.
 २,२,४,५.
 प्र/तम्,प्रताम्यति ऐ. ८, २,२.
 प्र-तमाम् ऐ. १,९; ३,४७; ४८; प्रत-
 माम्ऽइव श. ५,४,३,११.
 प्र-त्तरण(√/तृ)- -णः ऐ. १,१३; श.
 ३, ३, ४, ३०; मं. १, ७, १६;
 -णा तै. २,८,९,२.
 प्र-त्तराम् श. ९, २, २, ७; तैआ. ६,
 १०,२; मं. २,४,३.
 प्र-तर्दन(√/तृद्)- -न्न शांआ. ५,१;

-नः शां. २६,५; शांआ. ५,१; १;
 -नम् गो. २,१,१८.
 प्र-तवस्- -वसः ऐ. ४,३०; शां.२०,
 २; -वसे शां. २६,१६.
 प्र-ताप(√/तप्)- -पः गो. १,१,२८.
 प्रति ऐ. ३,११;२३; ८,७; ऐआ. ३,
 २,३;५,२,१; शां. ३,३;६,१२;
 २३,२; २६,११; २८,७; श. १,
 १, २,७; ४,३, ११-२०; ६,१,
 १६-१८; २,१,४,२९;२,१,१६;
 ३,७,१,१३; ४, २,२,१०; ४,५,
 १२;६,८,५; ६,६,३,३; ७,१,१,
 ४४; ८, २,४,१९; ३,२, १२;
 ६,२,७; १३,५,४,२४;६,२,१८;
 ७,१,१३; १४,८,१५,८; का. १,
 १,४,२६; २, १,२,८; ३,७; तै.
 १,२,५,३; २,४,३,१२;६,५,६;
 ८,१;४; ८,७,६; तैआ. १,६,१;
 २,११,१; तां. २, ५,२; ११,२;
 १३, ८, २; १९, १३, ८; २५,
 १०,१३;२३;१३,४;जै.२८;१२;
 १५१; मं.२,२,१७; गो.२,६,६.
 प्रति/अब्ज्,√/अस्,√/अह् प्रत्य द्र.
 प्रति/आस् प्रत्या द्र.
 प्रति/इ, प्रती द्र.
 प्रति/ऊह प्रत्यू द्र.
 प्रति-काम- -म् गो. २,३,१४.
 प्रति-कामिन्- -नम् शां. १५,३; ४.
 प्रति-कूल- -लम् तां.१२,७,४;जै.१०;
 १९२; -लम्ऽइव तां. ६,७,१०;
 जै. १०.
 प्रति/कृ,प्रतिकरवामहै ऐ. १, २३;
 प्रत्युर्कुर्वत ऐ. १,२३; गो. २,२,
 ७; प्रतिकार्षीं मं. २,४,६.
 प्रति...कारयन्ते श.९,५,२,१४.
 प्रति-कृति- -म् सा. २,५,३;४; ३,
 ६,११.
 प्रति/क्लृप्,प्रतिकल्पन्ते श. १४, ७,
 १,४३.

प्रति-क्लृप्त- -म् गो. २,१,१७.
 प्रति/क्रम्,प्रतिक्रामति श. ३, ४,४,
 ९; प्रतिचक्रमे ऐ. ६,३५; शांआ.
 ३,१; ६,१९; श. ११, ४, १,९;
 प्रतिचक्रमिरे श. १०, ६, १,२;
 प्रत्यक्रमत शां. २३,४.
 प्रति-क्रमण- -णाय श. ४,४,५,५.
 प्रति-क्षियत्(√/क्षि)- -न्तम् श. ६,
 ३,३,१९.
 प्रति-ख्यात,ता(√/ख्या)- -तः श.
 १२,६,१,३१;-तासु शां.१२,१.
 प्रति-ख्याय ऐ.५,२७;७,३; ऐआ.१,
 २,४; ५,३,२; श. ११,६,३,३;
 ८,४,३; तै. १,४,३,२.
 प्रति/गम्,प्रतिगच्छन्ति सा.३,५,५;
 ६;७.
 प्रतिगर-,-गीर्य- प्रति/ग् द्र.
 प्रति-गुप्य(√/गुप्)- -म् श. ३,२,२,
 २७.
 प्रति-गृष्ण-,-हृणत्- -हीत- गृह्य-प्रति/
 ग्रह द्र.
 प्रति/ग्,प्रतिगृणाति ऐ. ३,१२;५,
 २५;२८;७,१८; श. ४,३,२,४;
 प्रतिगृणाति श. ४, ३, २, १३;
 तैआ. ७, ८,१; तां. ५, ५,११;
 गो. २, ३,१०; प्रतिगृणाति श.
 ४, ३,२, १३; तां. १८, ५,१४;
 प्रतिगृणीयात् श. ४, ३, २, ४;
 प्रतिगृणीयात् श. ४, ३, २, ६;
 १०;१२; १३.
 प्रति-गर- -रः ऐ. ७,१८; ऐआ. ५,
 १,६; श. ३, ९, ३,११; ४,३,
 २,१; ५; १३; ६,९, १९; -रम्
 तैआ.७,८,१;-रेण श.४,३,२,६-
 प्रति-गारित्- -त्रे ऐ. ७,१८.
 प्रति-गीर्य- -म् ऐ. ३,३८; श. ४,
 ६,७,२१.
 प्रति/ग्रह(->भू),प्रतिगृह्णाति ऐ.२,
 २७; शां. ६,१४; ३०,५; श. १,

७ यद् एतद् विशेषणं प्रति G. संदिहान इव भवति, तदतः पूर्ववर्ति पदं तेन नया युक्तम् 'अवलि-
 ष्टम्' इति पठनीयम् ।

२, २, २; ३, ४, १३; १४; ७, ४, १३;
 ९, ३, ६; ३, ३, १, ८; १४, ६, १०,
 ३; का. २, १, ३, ११; १२; २,
 १, १; तै. २, २, ५, २; ३; ४;
 ६; ३, २, १; ५; ४, ६; प्रतिगृह्णाति
 श. ४, ३, ४, ३३; १२, ५, २, १४;
 १४, ८, १५, ८; तै. २, २, ५, १; ५;
 ६; ३, ४, १; २; ३; ४; ५; ६;
 तां. १२, ४, ३; ४; ८; १०; प्रति...
 गृह्णाति तैआ. २, १६, १; प्रतिगृ-
 ह्णाति शां. २, ८; तै. १, ४, १, ६;
 ३, ११, ८, ८; प्रतिगृह्णासि ष. ४,
 ७; प्रतिगृह्णामि तै. २, ५, ७, २;
 प्रतिगृह्णामि शां. ६, १४; श. १,
 ७, ४, १३; तै. २, २, ५, ६; ३, ११,
 ८, ८; तैआ. ३, १०, १; २; ४; तां.
 १, ७, ३; ८, १; १७, जै. ९; गो.
 २, १, २; प्रतिगृह्णीमः तै. ३, १,
 १, ९; प्रतिजगृहुः गो. २, ६, १४;
 प्रतिजगृहुः तैआ. २, ६, २;
 प्रतिग्रहीष्यति श. १०, ५, ५, २;
 ४; प्रतिग्रहीष्यामः श. ३, ५, १,
 १८; प्रतिग्रहीष्यामः श. ९, ३, २,
 ७; प्रतिगृह्णातु श. १, १, ४, २३;
 २, १, १९; २१; तै. २, ८, ३, ८; ४, ३;
 प्रतिगृह्णातु का. २, १, ३, २, ४; ४,
 ८; १९; तै. २, ३, २, ५; ४, ६; ३,
 २, ५, ११; ६, ४; तैआ. ३, १०, २; ४;
 प्रतिगृह्णीहि ऐ. ६, ३५; गो.
 २, ६, १४; प्रतिगृह्णीहि जै.
 १३६; प्रति... गृभाय तै. २, ८,
 ३, २; मं. २, २, १४; प्रतिगृह्णीत
 ऐ. ५, १४; श. ६, ४, ४, १७;
 ८, २, ३; प्रतिगृह्णीत श. ६, ४, ४,
 १७; जै. १३६; प्रति... गृभायत
 ऐ. ६, ३५; जै. १३६; गो. २, ६,
 १४; प्रतिगृह्णाम तै. २, २, ५, १;
 इत्यगृह्णात् तै. २, ३, २, ५; ४, १;
 २; ३; ४; ३, ११, ८, ७; तां. २०,
 १५, ६; जै. ९; १४८; गो. २,

१, २; प्रत्यगृह्णन् ऐ. ६, ३५;
 गो. २, ६, १४; प्रति... अगृह्णन्
 ऐ. ६, ३५; प्रत्यगृह्णन् श. ३, ५,
 १, १८; १९; तै. २, २, ५, १; जै.
 १३६; प्रतिगृह्णीत तैआ. २,
 ६, १; प्रतिगृह्णीयात् ऐ. ६,
 ३५; श. ३, १, ३, ४; ५, १, २५;
 १४, ८, १५, ९; तै. १, ३, २, ७; २,
 ३, २, ५; ४, ६; प्रतिगृह्णीयात्
 श. १४, ८, १५, ९; तै. १, ३, २,
 ७; २, ३, २, ५; ४, ६; गो. २, ३, १८;
 प्रतिगृह्णीयाम शां. २, ७; प्रति...
 अग्रभीत् शां. १३, ८; प्रति... अग्र-
 भीषुः तै. २, ६, १५, २; प्रत्यग्रही-
 षुः गो. २, ६, १४; प्रत्यग्रहीष्ट श.
 ३, ५, १, २१; प्रति... अग्रभीष्टम्
 तै. ३, ६, १५, १; प्रति... अजग्रभै-
 षन् ऐ. ६, ३५ (प.टि. द्र.).
 प्रतिग्राहयति गो. १, ३, १८;
 प्रत्यग्राहयन् जै. १३६.
 प्रति-गृह्णात्-त्ते तै. ३, १, ४,
 ११.
 प्रति-गृहीत, ता-त्तः श. ३, ५, १,
 १९; -तम् श. १४, ९, २, १४; तै.
 २, ३, २, ५; ४, ६; -ता ऐ. ६, ३५;
 -ताः जै. ४, ६, १, ९; २, ७; ३, १.
 प्रति-गृह्णात्-ह्णता ऐ. ४, २५;
 -ह्णन् शां. २५, १५; जै. ४, ६,
 ३, २; -ह्णन्तः ऐ. ४, २५; तां.
 २, २, ४; -ह्णन्तम् गो. २, १, २.
 प्रति-गृह्य ऐ. ३, ३२; ४, २५; शां.
 १६, ५; श. १, ८, १, ४२; तै. ३,
 ११, ८, ८; तैआ. २, १६, १; तां.
 १६, १२, ४; १९, ४, २; १०; जै.
 ८६; १३०; २०६; सा. १, ७, १;
 ८, ३; ५; २, १, ७.
 प्रति-गृह्य-म् तै. १, ३, २, ७.
 प्रति-ग्रह-हः श. १, ८, १, ४२;
 तैआ. १०, १, १२; जै. १, १८,
 ३, ६; -हम् ऐ. ६, ३५; तैआ.

१०, २३, १; -हत् तैआ. १०,
 १, १३; -हान् तै. ३, १२, ५, ५;
 -हे तै. २, ४, ६, ६.
 प्रति-ग्रहीत्-तरि तै. २, २, ५, ६;
 -ता श. ४, ३, ४, ३२; तै. २, ३,
 ५, ५; ६; तैआ. ३, १०, २; ४; तां.
 १, ८, १७; -त्रे श. ४, ३, ४, २८-
 ३१; तै. २, २, ५, ४; तैआ. ३, १०,
 १; ४; तां. १, ८, २६; ३६; ६९;
 ८; १०; ११; १३-१६.
 प्रति-ग्रहीष्यत्-ष्यन् तै. २, ३, २, १.
 प्रति-जग्रहिवस्-हुषः तै. २, ३, ४,
 १; २-४; ५.
 प्रति-चक्ष्ण(चक्ष्)-णाय श. १४,
 ५, ५, १९; जै. १, १४, ३, १; ३.
 प्रति-चक्ष्या-क्ष्या तैआ. ३, १८, १.
 प्रति-जन्य(जन्)-न्यानि ऐ. ८,
 २६.
 प्रति/जप्, प्रतिजापीः मं. २, ४, ६.
 प्रति/जागु, प्रतिजागृहि, प्रति...
 जागृहि श. ८, ६, ३, २३.
 प्रति-जिगीषत्(जि)-षत् शां. २, ४,
 प्रति/जुप्, प्रति... जुपताम् तै. २,
 ५, ८, २; प्रति... जुपस्व तै. २, ६,
 ६, १; मं. २, ६, १.
 प्रतिजोषयेते तै. २, ८, ७, ५.
 प्रति/ज्ञा, प्रतिजानीते का. १, ५, १,
 १७; प्रतिजानते ऐआ. २, ३, ५;
 प्रतिजानीहि मं. २, ६, १; प्रति-
 जानीत् श. २, ५, २, २०; प्रत्य-
 ज्ञास्थाः ऐ. ६, ३४; जै. १९३;
 प्रति... अज्ञासम् ऐ. ६, ३४.
 प्रति-ज्ञात-त्तः श. १४, ९, १, ८.
 प्रतिज्ञात-तम्-म् श. ८, ६, ३,
 २४; ९, १, १, २२.
 प्रति/तप्, प्रति... तपति तां. २, ३,
 १६, ९; प्रत्यताप्सम् गो. १, ३,
 १२.
 प्रति-तराम्-इव श. १, ५, ६, ५; २, ३,
 २, १२.

† 'ग्राहम्' इति मुपा. । तत्र 'ग्राहा(-हऽअ-)' इति सुकले भा. इत्यस्य कल्पनाडम्बरभाष्यं विन्ध्यम् ६-गृहीत्रे-मुपा.

प्रतिथि- -थिः, -थेः वं. २.
 प्रति-दण्ड- -ण्डाः तां. १८, १०, ८
 प्रति-दृशं(√दृश्)- -शः का. १, ३, ४,
 २; -शस्य जै. १५२.
 प्रति/दृह्, प्रतिदहति श. ४, ४, ५,
 ८; १४, ३, १, १२; प. ३, १;
 प्रति...दह तै. २, ४, १, ७.
 प्रति/द्वा, प्रतिदत्ते मं. २, ३, २०;
 प्रतिद्वदति श. ५, ४, ३, १२.
 प्रतिदिग्- -शम् सा. ३, ३, ५.
 प्रति-दुह(√दुह)- -धुक् श. ३, ३, ३,
 २; तां. ९, ५, ५; -दुहा तां. १८,
 ४, २; १९, १३, ७.
 प्रति/दृश्, प्रतिपश्यन्ति मं. २, २,
 १७; प्रतिपश्यामि ऐ. ८, २७;
 मं. २, ८, ५; प्रत्यपश्यन् श. ६,
 ३, १, २३; प्रतिपश्येम शां. २५,
 ५; प्रति...अदृशम् ऐ. २, २०;
 शां. १२, १.
 प्रतिदृश्यते तैआ. १, ६, १;
 प्रति...अदृशि तै. ३, १, ३, १.
 प्रति-दृश्य श. ९, ५, १, १९-२१;
 २३-२६; १२, ४, १, ९; २, १.
 प्रति-दृश्यमा(न→)ना- -नासु ऐ.
 २, २०.
 प्रति/धा, प्रतिदधाति ऐ. ६, २९;
 श. १, ३, ३, १२; ४, ५, ५; ३, ७, ४,
 ७; ७, ३, १, ४२; ४, १, ३६; ४१;
 ४२; ४, २, ४; ३०; ३१; ५, २, ४५;
 ५०; ५५; ६०; ६१; ८, २, १, १३;
 १७; १८; ३, १, ७; २, ७; ८; ३, १०;
 ४, १, ८; २, १५; १६; ७, १, ७; ८; ३,
 १७; ९, २, १, २२; ३, ५१; ३, १,
 ६; २६; १०, १, १, २; १२, ८, २, ५;
 १४, १, ३, ७; ३, १, १५; २९; तै.
 १, ७, ४, ३; ३, ३, ७, ११; तैआ.
 १, ५, २; ५, १, ७; ४, ५; ६, १; ३;
 १०; ७, ९; १०; ९, २; तां. ६, ७,
 १३; २१, ४, ५; प. २, २; प्रति...

(दधाति) तैआ. २, १८, १; प्रति-
 दधति शां. १४, २; २६, १; श.
 ३, ४, ४, १; तां. ४, ७, १; ५, ६,
 ५; ७, ५, ६; प्रति...दधति तैआ. २,
 १८, १; प्रति...दधामि तैआ. २,
 ३, १; प्रतिदधतुः श. ४, १, ५,
 १५; प्रतिदधतुः श. १४, १, १,
 २४; प्रतिदधुः शां. ६, १३,
 प्रतिधास्यावः श. १४, १, १,
 २३; प्रतिधास्यामः श. १४, १;
 ३, २; प्रतिधेहि श. १४, १, ३, २,
 प्रति...धेहि श. ८, ४, १, ७; ७,
 ३, १६; प्रतिधत्तम् तैआ. ५, १,
 ७; प्रति...धत्तम् श. ७, ४, १,
 ४०; श. ८, २, १, १२; प्रति...
 धत्त श. ८, १, १, ३; ३, १, ६;
 प्रत्यधत्त श. ७, ४, २, ५; प्रत्य-
 दधात् श. ३, २, १, २८; ८, ४,
 १, ७; ७, ३, १६; प्रत्यधत्ताम् श.
 ४, १, ५, १५; ८, २, १, ४; १२-
 १४; १४, १, ४, १२; २, १, ११-
 १३; १९; २, १६; २०; २५; ४३;
 प्रत्यधत्ताम् श. ८, २, १, १५;
 तैआ. ५, १, ७; प्रत्यदधुः श.
 ८, ३, १, ६; १३, ३, १, १; ४; १४,
 २, २, ४९; तैआ. ५, ६, १०; तां.
 २१, ४, २; ४; गो. २, १, २; प्रति-
 दध्यात् ऐ. ५, ३१; शां. ९, ४७;
 श. १, ९, २, ३; ३, ४, १, २६; ८,
 ७, २, १५; प्रति...अधायि तै. १,
 ७, ४, २.
 प्रतिधीयते ऐ. ५, ३१; ऐआ. २,
 ५, १; श. १४, १, १, १८; २०;
 २१; जै. १०७; गो. १, २, ४;
 प्रतिधीयताम् तैआ. ४, ४२, १.
 प्रति-दधत्- -धत् श. १३, ३, ३, १;
 -धतौ तैआ. ५, ७, ५.
 प्रति-धातवे श. ४, ४, ५, ५.
 प्रति-धाय ऐ. २, २१.

प्रति-धि- -धिः तां. १, ९, ५; गो.
 २, २, १३.
 प्रति-धीयमान- -म् ऐ. ५, ३१.
 प्रति-हित- -त्ते श. ८, २, २, ५; ७;
 ४, २, १; ५, १, ६.
 प्रति-धुस्- -पा तै. २, ७, ६, २.
 प्रति/ध्, प्रतिधारयते श. ५, ३, ४, ७;
 प्रतिधारयति ऐ. ३, २; श. ३,
 ९, ४, १४.
 प्रति-धर्तु- -र्ता श. ८, ६, १, ५-९.
 प्रति/नन्द प्रतिनन्दति जैड. ३, ५,
 १, ६; १४; २, ८; १२; ३, २; ७, २;
 ८, ६; १५; प्रतिनन्दतः जैड. ३,
 ५, ३, ६; प्रतिनन्दन्ति तै. २, ३,
 ९, ५; ७, ९, ४; जैड. ३, ५, ४, २;
 ४, ६; ५, २; ५, ६; ६, २; ६; ७, ६;
 प्रति...नन्दन्ति श. १२, ९, ३, ७;
 प्रत्यनन्दन् श. १२, ९, ३, ७.
 प्रति-नन्दत्- -त्तः आ. १.
 प्रति-नाभानेदिष्ट- -ष्टः शां. २४, ९.
 प्रति-नामन्- -मानौ का. १, १, २, ७.
 प्रतिनाम्नी- -न्म्यः श. २, १, २,
 ११.
 प्रति-निसु/सृज्, प्रतिनिःसृजति श. २,
 २, ३, ५; का. १, २, ३, ४; प्रति-
 निःससर्ज श. २, २, ३, ४; का.
 १, २, ३, ३.
 प्रति-नि/प्रह्, प्रतिनिगृहणीत श. ४,
 ३, ५, ६; प्रतिनिगृणीते श. ४, ३,
 ५, ७; ८.
 प्रति-निधि- -म् गो. २, ४, ६.
 प्रति-निर/वप्, प्रतिनिर्वपति तै. १,
 ७, ३, ७; प्रतिनिर्वपत् तै. १, ७,
 ३, ७.
 प्रति/नुद्, प्रतिनुदते तै. १, १, ५, ६;
 ३, ३, ९, १; प्रतिनुदन्ते तै. १, १,
 ९, ८; ९; गो. १, २, १५; २, ३,
 १८; प्रतिनुदस्व तैआ. २, ५, २;
 प्रतिनुदत् तां. १६, ६, १२.

† प्रतिष्म...दह (ऋ. ७, १५, १३) इति मुपा. 'प्रतिष्म' इति क्रि. आह मा. । अन्ये तु 'स्म' इति पादपूरणः । तु. ऋ. १, १२, ५; १०, ९, २३; द्र. † 'दुहा' इति मुपा. अष्टः । † 'परिदध्यात्' इति आन. मुपा. ।

प्रति-नोद- -दात् तां. २३, ६, ५.
 प्रति-न्याय- -यम् श. १४, ७, १, १७;
 ४०; ४१.
 प्रति/पद्, प्रतिपद्यते ऐ. १, १९; २, ५;
 ३, ४; १४; ३४; ३५. छ, ६: ६, २;
 ८, २२; ऐआ. १, १, २; ३; ४; २,
 २; ३, १; २; ३; ४: ५: ६; ७; ९, १,
 ५; शां. ११, ४; १२, १; १५, २;
 ४; ५; १६, १; २; ३; ९; १८, २;
 १०; २२, ७; २३, ८; २५, १०;
 २७, २; ३०, १; शांआ. २, १;
 ८; ९; १०; श. १, ४, १, २१; ८, १,
 २४; ९, १, ४; २६; २, ३, ४, ९;
 ३, ८, १, ९; ५, ४, ३, ६; १३; ११,
 ४, ४, २-७; १३, २, ७, १; १४, १,
 ३, २; का. १, ४, १, ७; ५, १, ३७;
 ६, १, ३०; २, २, ४, ६; प्रतिपद्यते
 श. १, ८, १, ४०; २, ५, २, ४२; ६,
 १, ४५; १४, ७, १, १५; ९, १, ३;
 तैआ. २, ११, १; तां. २, १६, ४;
 सा. १, ७, १५; गो. २, ३, ११;
 १२; २०; प्रतिपद्यते श. छ,
 २, ५, ३; तैआ. १, १०, ७;
 प्रतिपद्यन्ते शां. ११, ८; जै.
 १५६; प. ३, १; गो. १, १, २७;
 प्रतिपेदे श. १४, ४, २, २२; ६, ९,
 १; गो. १, १, ३२; प्रतिपेदिरे गो.
 १, १, २८; ३, ५; प्रतिपत्स्यते शां.
 ११, ४; प्रतिपत्स्यति ऐ. २, १६;
 प्रतिपत्स्यामि ऐ. २, १६; प्रति-
 पद्याध्वै श. ११, ५, ११; प्रत्य-
 पद्यत ऐ. २, १६; २५; ३, १४;
 २२; छ, ८; ६, ३३; गो. २, ३, १२;
 प्रत्यपद्यन्त श. छ, ५, १, ३; प्रति-
 ...अपमहि श. ३, ३, ३, १५; १६;
 प्रतिपद्येत ऐ. ३, ४४; छ, ७; ९;
 ७, १२; ऐआ. १, ३, १; २; शां.
 ११, ४; श. ९, ३, २,
 ५; प्रतिपद्येत श. २, १, ८, ६;
 का. १, १, ४, ५; गो. २, ४, १०;

प्रत्यपादि ऐ. २, १६; छ, ७.
 प्रतिपादयति तै. ३, २, १०, ३;
 प्रतिपादयेत् तै. ३, २, १०, ३;
 प्रतिपादयेत् तै. ३, ८, २२, १.
 प्रति-पुद्- -पत् ऐ. ३, २९; छ, ७; ३०;
 ३२; ५, २; ४-६; ८; १२; १३; १५;
 १७; १९; २१; ८, १; ऐआ. १, ३,
 २; ५, ३; शां. १९, ८; ९; २०,
 २; ३; ४; २३, १; ६; २४, २; २५,
 ३; ९; ११; शांआ. १, ३; २, १८;
 श. १३, ५, ३, ९; ११; तै. १, ८,
 ८, १; तां. छ, २, १५; ६, ६; ७; ६, ९,
 २५; १०, २; १९; ९, ८, १२; ११,
 ६, १; १२, १, १; ७, १; ३; ४; १३,
 १, १; ७, १; १४, १, ५; ७, १; १५,
 १, १; १६, ५, १; १४; १७, १३, २;
 ८; ९; १३; १६; १८, ८, ७; जै.
 १४६; जैउ. ३, ३, ४, २; ७, १,
 ७; -पत्सु शां. ११, ४; -पद्:
 ऐ. ३, १७; २८; ६, १७; शां. २०,
 ४; २४, ९; शांआ. २, ७; तै. १,
 ४, ६, २; तां. छ, ६, ८; १०, ४, ८;
 १६, ११, २; २१, ४, ६; जै. १५१;
 प. ३, ७; गो. २, ५, १५; -पद्म्
 श. ९, ५, २, ११; १४, ९, १, ३; तै.
 १, ४, ६, ७; ३, ८, १५, २०; तां. ६,
 ९, १; ४; ६; १०; १३; २१; २४; १०,
 १; ४; ६; ९; १२; १४; १५; १९; २,
 ४, ३; जै. १६४; -पद्दा श. ८,
 १, ३, ३; तैआ. २, ११, १; -पद्दाम्
 शां. १८, २; -पदे शां. १८, ४;
 -पद्दौ शां. २०, ३; -पद्दि: जैउ.
 छ, ८, ४, ५; ७.
 प्रतिपदनुचर- -रा: शां. २४, ५;
 २६, ८; -राभ्याम् ऐ. ८, १;
 -तौ ऐ. छ, २९-३२; ५, १; २;
 ५; ८; १७; १९; २१; ऐआ. १, २,
 १; ५, ३; ५, ३, २; शां. १६, ३;
 २४, ५.
 प्रति-पुष्य शां. १४, ३; श. ११, ४,

४, २-७.
 प्रति-पद्यमान- -नस्य ऐ. २, ३२; ३,
 ४.
 प्रति-पद्- -ज्ञ: ऐ. २, १६; -ञम्
 ऐआ. १, ३, ४.
 प्रति-परा-णीय(√नी) श. २, ५, २,
 ३०; का. १, ५, १, २६.
 प्रति-परा-मूह्य श. ३, २, १, २८.
 प्रति-परा/हन्, प्रतिपुराहन्ति श. ३,
 ३, १, १०; छ, ४, ३, १०.
 प्रति-परे(-रा/इ), प्रतिपुरैति शां. २७,
 ४; श. २, ५, २, २०; प्रतिपुरा-
 यन्ति श. १, ९, २, १.
 प्रति-परेत्य श. २, २, २, ४; ५, २, ४५;
 ६, १, ३९; छ, ३, ४, ६; ५, ४, ३, ९;
 ११, ५, ५, ११; १२, ४, २, ७; ४, ६;
 ७; १३, ५, २, ११.
 प्रति/पिष्, प्रतिपिषेप श. छ, २, १,
 ११.
 प्रति-पु(पू.तै.)रूप- -म् श. २, ५, २,
 २२; ६, २, ४; का. १, ५, १, १२;
 १९; ६, २, २; तै. १, ६, ४, ५; १०, १
 प्रति-पुत- -ता: का. २, १, ३, २२.
 प्रति/पृ, प्रति...पृणीतम् तै. २, ८,
 ६, ७.
 प्रति-प्र/ज्ञा, प्रतिप्रजानाति? तै. ३,
 १०, ११, १; ३; प्रतिप्रज्ञास्याम:
 श. ३, ६, २, २२.
 प्रति-प्र-ज्ञाति- -स्त्यै ऐ. १, ७, १५.
 प्रति-प्रति- -ति: श. ८, ७, ३, ८; १०,
 ३, ५, ९; १३, ४, २, २; ५, २; ३;
 १४, ४, १, २०; -तिम् श. ११,
 ४, २, १; -तीन् श. ८, ३, ४, ३;
 प्रति-प्रतिनी- -म् श. १०, ४, ३,
 २२; १३, २, २, १५.
 प्रति/प्रथ, प्रतिप्रथे तै. २, ४, १,
 १०.
 प्रति-प्र/दा, प्रतिप्रददौ श. २, ५,
 ४, ७; का. १, ५, ३, ७.
 प्रति-प्रुत्त- -म् श. २, ५, ४, ७.

प्रति-प्र/वृ, प्रतिप्रवृत्तात् श. ३, २, १,
२२; प्रतिप्रवाम का. १, २, २, ८.
प्रति-प्र/सुच्, प्रतिप्रसुञ्चन्ति श. ११,
१, ४, १.
प्रति-प्र/या, प्रतिप्रयान्ति प. ५, १०.
प्रति-प्र/युज्, प्रतिप्रयुङ्क्ते गो. २, २,
१०; प्रतिप्रयुञ्जन्ति तां. ७, १०,
८.
प्रति-प्र/वच्, प्रतिप्रोवाच श. ३, २,
१, २२; प्रतिप्रवोचन् ए. ६, ३४.
प्रति-प्रोच्य श. १३, १, २, ४; तै. ३,
२, २, ४; ३, ७, ७, ८, ३, १; तैआ.
५, ४, १; जै. १४९.
प्रति-प्रश्न(√प्रच्छ)- म् श. १, ४, ५,
११; ४, १, ३, १४.
प्रति-प्र/स्था, प्रतिप्रतिष्ठत् तै. ३, १२,
९, ४.
प्रति-प्र-स्थात्- -त्तः तैआ. ४, ४, १;
-ता ऐ. १, २९; श. २, ५, २, १८;
२०; ३०; ३२-३५; ३८-४०; ४५;
४६; ३, ३, ४, २१; ५, २, २; ३, १४;
२२; ८, १, ९; १०; २, २०; २३;
३, १०; ४, २, १, १३; १४; १५;
१७; १९; २०; २१; २३; २९; ४,
२२; ३, १, १४-२१; ३, ५, ६; ७-
९; २१; २३; २४; ४, २, ९; ५, २, ८;
९; ११; ६, ९, २३; ५, ४, ४, २०;
११, ५, ५, १०; ७, २, ६; १२,
१, १, ५; ६; ७, ३, २२; ८, २, २६;
का. १, ५, १, १७; २६; ३०; ३४;
३५; ३८; तै. १, ६, ५, २; तां. २५,
४, ५; १८, ४; गो. १, ४, ५; ५, २, ४;
-तारम् श. ३, ८, १, ९; १०;
१२; १, १, ७; गो. १, ४, ६;
-तुः ऐ. ७, १; श. २, ५, २,
३८; ४, ३, १, २०; का. २, ५, १,
३६; गो. १, ३, १८; -त्रे श.
२, ५, २, ४०; ३, ५, ३, १३; ४, ३,
५, २०; १४, २, २, ३८; का. १, ५,
१, ३६.

प्रति-प्र/हि, प्रतिप्रजिह्युः श. ३, ५,
१, १६.
प्रति/वन्ध्, प्रतिवध्नीष्व श. १, ८,
१, ६; प्रत्यवध्नात् गो. २, १, २१.
प्रति/वाध्, प्रतिवाधते श. ३, ६, ४,
११.
प्रति/बुध्, प्रतिबुध्यते शांआ. ५, ३; ६,
२०; प्रतिबुध्धिरे श. २, २, १, १४;
का. १, २, १, ९; प्रत्यबुध्यत श.
१४, ४, २, २१; प्रत्यबुध्यन्त ऐ.
३, ३१; जै. २२; २३; १७२.
प्रति-बुद्ध- -द्धः श. १४, ७, २, १७.
प्रति-बुध्य ऐ. २, ११; ६, ४; शां.
१२, २.
प्रति-बोध-विदित- -तम् जै. ४,
१०, २, ४.
प्रति/वृ, प्रतिव्रवीमि जै. १८१;
प्रतिव्रव्र जै. १८१; प्रतिव्रतात्
तै. ३, १, १, ८, २; प्रतिव्रहि जै. ६;
जै. ३, १, २, ३; प्रतिव्रवाणि
शांआ. ३, १; प्रतिव्रवाम जै.
१८६; प्रतिव्रयात् शांआ. ३, २;
५; श. १, ६, १, १६-१८.
प्रति-भञ्जत्(√भञ्ज्)- -ञ्जन्तः तै.
१, ५, १, ४.
प्रति-भय(√भी)- -ये सा. २, ४, ३.
प्रति/भुज्, प्रतिभुञ्जते शां. ११, ३.
प्रति/भू, प्रतिभविष्यति श. ४, ६,
७, १६; प्रतिभविष्यति श. ४, ६,
७, १६; १७.
प्रति/भृ, प्रतिभ्रमर तै. ३, ७, १०, ६.
प्रति/मन्, प्रत्यमनुत् जै. १७२;
प्रति-मन्- -मन्येत श. १२, ६, १, २.
प्रति-मन्त्र- -म् गो. २, २, १७.
प्रति-मा(√मा)- -मया शां. १०, ३;
११, ८; -मा शां. २५, १५; श. ७,
५, २, १७; ८, ३, ३, ५; ७, ४, ११;
१०, ४, ३, १३; १९; २०, ११, १,
६, १३; १२, ३; ३, ५; १४; १३, २,
५, १; का. १, १, ३, ६; तै. ३, २, ८,

८; ९, १, १; तैआ. ४, ५, ५; प. ३,
१२; गो. १, २, १५; ५, १०; २,
१, १७; -माः जै. २१२; -माम्
श. ७, ५, २, १७; ११, १, ६, १३;
८, ३; मं. २, २, १८.
प्रति-मान(ण तै.)- -णम् तै. २, ५, ८,
१२; -नानि तैआ. १०, १, ९.
प्रति-मित- -त्तः ऽइव श. ८, ३, ३, ५.
प्रति-मीवत्(√मीव्)- -त् श. १३, ८,
१, ९.
प्रति/मुच्, प्रतिमुञ्चते ऐ. १, २९;
शां. ४, ११; २, ३; श. ५, ४, ५,
१३; ६, ७, २, १; ४; तां. १८, ९,
२; ६; २५, १४, २; प्रतिमुञ्चति
श. ३, ७, १, १२; ३, १, ३; ४, १; ९,
३, ५, २२; १२, ४, २, १; तै. १, ४,
३, २; ३, ९, ४, ३; प्रतिमुञ्चति
श. ३, ७, ४, २; प्रतिमुञ्चामि श.
३, ७, ४, १; मं. १, १, १४; प्रति-
मुञ्चामः श. १२, ४, १, ९; प्रति-
मुमोच श. १, ८, १, ५; प्रतिमो-
क्ष्यामि ऐ. ४, १०; प्रतिमुञ्चस्व
तैआ. १, २, ७, १; प्रत्यमुञ्चत तां.
१६, ४, १; प्रत्यमुञ्चत शां. ५,
३; तै. २, २, १०, ३; तैआ. १, ११,
६; तां. १६, ४, ३; प्रतिमुञ्चेरत्
तां. ५, ४, १५.
प्रति-मुक्त- -क्तः श. १३, ४, १,
११.
प्रति-मुञ्चत्- -त् श. १३, ४, १, ७.
प्रति-मुञ्चमान,ना- -ना मं. २, ३,
४; -नाः श. २, ४, २, १५; का.
१, ३, ३, १३.
प्रति-मुच्य श. ६, ७, १, १; ३; ४; ५; ७,
१, २, १०.
प्रति/मुद्, प्रतिमोदध्वम्, प्रति-
मोदध्वम् श. ६, ४, ४, १६.
प्रति-मोदमान,ना- -नः तै. ३, १,
२, ८; -ना तै. ३, १, १, २; -नाः
जै. १३१.

प्रति/मृज्, प्रतिमाष्टिं श. १, २, ५, १८^३; १९.
 प्रति-मृज्य श. २, ६, १, १२.
 प्रति/यज्, प्रतियजति शां. ८, २: १६, ५.
 प्रति-यजत्-न्तः श. ४, ६, ८, १९.
 प्रति/यत्, प्रति यातयामः तै. ३, ७, ९, ८.
 प्रति-यत्(√यम्)-न्ताः, -तान् गो. २, २, १५^३.
 प्रति-यस्य(√यस्) जैड. १, १, ५, ७.
 प्रति/यु, प्रतियौति का. २, २, ३, १७; १८.
 प्रति-युत्-न्तः तै. १, ६, ५, ६; २, ६, ६, ४.
 प्रति-योनि-नि श. १४, ७, १, १७; ४०; ४१.
 प्रति/रक्ष्, प्रतिरक्षन्ति जैड. १, ११, २, ७; ११^३.
 प्रति-रक्षन्-न् श. ४, ४, ५, १२.
 प्रति-रत्(√रम्)-न् श. १४, २, २, ३४.
 प्रति-रत्(√रु)-न्वाः, -वेभ्यः श. १४, २, २, ३४.
 प्रति/राध्, प्रतिराध्नुवन्ति, प्रत्यराध्नुवन् गो. २, ६, १३.
 प्रति-राध-धम् ऐ. ६, ३३; -धाः, -धान्, -धानाम् गो. २, ६, १३; -धेन ऐ. ६, ३३^३; -धैः गो. २, ६, १३^३.
 प्रतिराध-त्व-न् गो. २, ६, १३.
 प्रति-राध्य ऐ. ६, ३३^३.
 प्रति/रुध्, प्रतिरुधेत्, प्रत्यरौत्सि ऐ. ६, ३४.
 प्रति-रूप, पा-पः शां. १५, ४; शांआ. ६, २; ११^३; श. १४, ५, १, ८^३; ५, १९; ६, १०, १५; तै. ३, ९, २२, २; जैड. १, ८, ३, ५^३; १४, ३, १, २^३; १५, २, १; गो. २, ३, २२; -पम् शां. १५, ४; १७, १; श. ३, २, १, ५; १४, ५, १, ८; ६, ९,

२३; जै. २०७; गो. २, ३, २२^३; -पा शांआ. ३, ३; -पे श. ३, २, १, ५.
 प्रतिरूप-च(र्य→)र्या-न् श. ११, ५, ७, १.
 प्र/तिल्, प्रतिलामि श. १३, २, ९, ७.
 प्रति/लिह्, प्रतिलेह्यन्ति श. १४, ४, ३, ४.
 प्रति/लुप्, प्रतिलुलोप गो. १, ३, ५.
 प्रति-लोम्-न्मम् श. ११, ४, ३, ७; १४, ५, १, १५; ९, ४, ११; तै. २, ३, २, १; -माः श. १४, ९, ४, ११.
 प्रतिलोम-रूप-न्म् शांआ. ६, १९.
 प्रति/वच्, प्रत्युवाच ऐ. ७, १३; शां. १६, ९; २३, २^३; श. ४, १, ५, १३; ११, ५, १, ७; ९; तै. ३, ११, ८, ३; जै. ८७; १०५; जै. ३, १, २, ४; प्रत्युच्चुः जै. ९२; ९४; ९७; जैड. १, २, ३, १०; ११, २, ७; १४, ४, २; प्रतिवक्तास्मि ऐ. ३, २२; प्रति-वक्ष्यामः जै. १३६^३; प्रत्यवोचत् जै. १०५; प्रत्यवक्ष्यत् जै. ८७; पत्यवक्ष्यन् जै. ९४; प्रत्यवक्ष्यः जै. १०५^३; प्रत्यवक्ष्यम् जै. १०५^३.
 प्रति-वचन-न्मम् जै. १८१^३; -नैः गो. १, १, ३०.
 प्रत्यु(तिऽउ)-क्त(√वच्)-क्तः ऐ. ६, ३४; शां. १२, १; श. १२, ३, २, ८; -क्तम् जैड. १, १८, ४, १३.
 प्रत्युच्य जै. १८१.
 प्रत्युच्य-च्यः जैड. ३, १, २, ३.
 प्रति-वत्(मलुप्)-त् ऐ. ४, ३१; ५, ६; १८^३; तां. १०, ६, ६.
 प्रति-वदन(√वद्)-न्नात् शां. ९, ४.
 प्रतिवावदत्-न्तः ऐ. २, ३.
 प्रति/वध्, प्रत्यवधीत् ऐ. ७, २८; जै. १४०.
 प्रति/वप्, प्रतिवप्स्यामि जै. १०८^३.
 प्रत्युप्यन्ते तै. १, २, ६, ५.
 प्रति/श्वस्, प्रतिवसन्ति तैआ. २, २०, १^३.

प्रति/वह्, प्रतिवहति जै. ११३.
 प्रति/वाश्, प्रतिवाश्यते तां. २१, ३, ५; प्रतिवाश्येत तां. २१, ३, ६.
 प्रति/विज्, प्रतिविजते जैड. ३, ३, २, ५^३.
 प्रति-वि/तन्, प्रति वितन्वते तै. २, ८, ७, १.
 प्रति/१विद्, प्रति विदे शांआ. ३, २; प्रति वेषु श. १, १, ४, ५^३; २०; २, १, १५^३; १७^३; का. २, १, ३, १०; १२^३; २१; ४, १२; १४; तै. ३, २, ५, ६; ७; १०; ६, १; २^३; ३.
 प्रतिवेद्यामः तैआ. २, ६, १; ७, १.
 प्रति-विदान्-न्तः श. १, ७, ४, १८.
 प्रति/२विद्, प्रतिविन्दान् तां. २१, १३, २; प्रत्यविन्दत् ऐ. ४, ५; गो. २, ५, १; प्रत्यविन्दन् तां. २१, १३, २^३.
 प्रति-वि/धा, प्रति विधेम गां. २, ३, १३.
 प्रति/वी, प्रति वीहि ऐ. २, १२ तै. ३, ६, ७, २.
 प्रति-वीक्ष्(वि/ईक्ष्), प्रतिवीक्षेत तां. ७, ७, १५.
 प्रति-वीत्(√व्ये)-न्म् गो. २, ३, २२.
 प्रतिवीत्-त्(म→)मा-मया गो. २, ३, २२.
 प्रति-वेश्(√विश्)-न्तः श. ४, १, ५, २; ६, ६, ३, ८; तैआ. ७, ४, ३; -शम् श. २, ५, ३, ११; १२, ४, ३, १; तै. १, ६, ७, १; -शाः श. ६, ६, ३, ८; -शैः ऐ. ७, ३२.
 प्रतिवेश-त्सु(ः) श. ५, १, २, १४.
 प्रति-वेश्य-न्शयः, -श्यात् शांआ. १५, १.
 प्रति/वृश्, प्रतिवृश्च शांआ. १२, ३; प्रति वृश्च शांआ. १२, २.
 प्रति-शृणत्(√शृ)-न्तत्, -णन्तः तै. १, ५, १, ४.

प्रति/श्रु, प्रतिश्रुणोति श. १, ४, १,
 १०; प्रतिश्रुश्राव श. १, ४, १,
 १२; १३; ११, ४, १, ३; १४, ९, १,
 १; गो. १, २, १८; ३, ६; प्रत्यश्रु-
 णोत् तै. २, ३, ६, ४; ११, १; २^३;
 ३; ४; प्रत्यश्रुणवच् तै. २, ३, ६, १;
 २^३; ३^३; प्रतिश्रुणुयाच् श. १२, ६,
 १, ४, १; जैड. ३, ३, ४, १२; गो.
 १, २, ४; प्रत्यश्रौपीः श. १, ४,
 १, १८; तै. २, ३, ११, ४; प्रत्यश्रौ-
 पम् श. १, ४, १, १८.
 प्रति-श्रवण-गे प. २, १; २.
 प्रति-श्रुत-म् गो. १, २, १८; ३, ६.
 प्रति-श्रुत्का-त्कायाम् शांआ. ६, २;
 १३; -त्कायै तै. ३, ४, १३, १.
 प्रति/पिबन्, प्रतिपिबन्ति, प्रतिपि-
 ब्न्वै तै. २, १, ३, २^३.
 प्रति-पिच्य-म् तै. २, १, ३, २.
 प्रति-पिध्यमान(√सिध्)-म् जै.
 १५१.
 प्रति-पेध-धः गो. २, २, ५.
 प्रतिष्कम्भ(-ति/स्कम्भ्) तैआ. ५,
 १, ४.
 प्रति-ष्टभ्य(-ति/स्तभ्), तां. ७,
 ५, ६.
 प्रति/ष्टु, प्रतिष्टौति तां. २, १६, २.
 प्रति-ष्टुति-तिः तां. २, १६, १; १६,
 ८, ५; ११, १४.
 प्रति/घ्रा(←स्या), प्रतिघ्राति ऐ.
 १, १^३, ५^३; ११^३; ३, ६^३;
 ४, २१^३; २२; २४; २५; ६,
 ८; ८, ८^३; ९^३; ऐआ. १, १,
 ३; २, १; २, ५, ३^३; शां. ३, ५; ८;
 ७, ९; १४, २; १५, ५; १६, २;
 १८, २, ५; ६; ९; २५, ७; २८, ७;
 २९, ५; ३०, ५; शांआ. १, ७; श.
 १, १, १, १९; ३, ३, १६; ९, १, २९;
 ३, ११; १८; २, २, १, १९; ३, ३, ९^३;
 ४, १, ७, ५, २, ४, ८; ६, २, १९; ३, ३,
 ४, २८; ५, १, ७, ८; ३, ५, ६, १, १;
 ३, ४; ७; १२; १५; ८, १, १४; २, ६;

२७; ३, २६; ४, २, २, ५; ३, ४, ९;
 ५, १, ४, ५; २, १, २०; ५, ४; १२;
 ४, १, १२; ३, १९; ५, ३, ४-७; ६,
 १, १, ८; ७, ३, ४; १०; ७, २, १, १९;
 ८, ३, ४, ८; १०; १०, २, ४, ३; ५; ६^३;
 ६, ५, ३; ११, १, १, ७; ४, ३, १८;
 १२, १, ४, ३; २, ४, १६; ३, ३, ४;
 ८, १, २२; ३, २, १; २, २^३; ९, २, ८^३;
 ११; १२^३; १३, १, ३, ४; ५, ६; ७,
 २; ८, ८; २, १, ६; २, ६; ९; ६, ८; १३;
 १७; ३, २, १^३; ४, २, १, ३; ३, १५;
 ५, १, ६; ४, २, ५; २८^३; ६, २, १६;
 १४, ३, १, २, ८^३; ४, १, १८; ३, २, ६;
 ९, २, ३^३; का. १, १, ४, २, ४; २, १,
 ११; ४, २, ३; ५, १, ३, ८; ६, २, ८;
 तै. १, १, ५, २^३; ६, ५; ११; ३, ७, ८^३;
 ८, ५; ५, ६, ७; ६, ३, १; २; ६; ७, २,
 ५; ३, ३; ६, २; ७; ८, २; १०, ६^३; ८,
 १, २; २, २; ३, १^३; ६, ५^३; ८, ५; ९,
 १; १०, १; २^३; ३; २, २, ४, ७; ११,
 ४; ५, ८, १२; ७, १०, २; ३, १, ६, ६;
 ७; २, ७, ६; १०, ३; ३, २, ४; ५;
 ५, ४; ८, ६; ९, १; १२; १०, ३; ८,
 २, २, ५, ४^३; ६, ५; १०, ५; १५, ३^३;
 १६, ४; १८, ६; २०, ३; २२, ३; २३,
 ३; ९, ५, ५; ९, १; १४, ४; १६, ४;
 १८, २; २१, ३; १२, ५, ८; तैआ.
 १, २, ४, २; ३; ४^३; २, ५, ३; ५, २, १;
 ४, ८; ९, ११; ७, ६, १; ९, ६, १; ७,
 १; ८, १; ९, १; प्रतिघ्राति श. ३,
 ७, १, १९; ९, ३, ३, ३; १३, ८,
 १, ५; तां. २, १, ५; ४, २; ७,
 ९; १०, २; १४, ३; ३, १, ३; ३, २;
 ७, २^३; ८, ३; ९, ४; १२, ३; ४, ४,
 १०, ५, ५, ५; ६, २, ४; ३, ५; ८,
 १८; ७, १, ५; ३, २०; २९; ७, ७; १३;
 ८, ७; १०, १७; ८, १, ६; ७; ३, ७;
 ४, ११; ५, १०; १३; १५; ६, १४; ७,
 २; ३^३; ८, १३; २०; २३; ९, १९;
 ९, १, ९; २९; ३१; ३३; ७, ५; ८;
 १०; १०, २, १२; ११, ६, ११; ११,

१४; १२, ४, ९; १७; ७, १०; ११,
 २४; १२, ६; १३, ३, ४; १३, ३, १०;
 ९, ५; १२, ३; १२; १४, ५, १९; ७,
 १०; १२, १०; १५, १, १०; ३, ३, १;
 ६, १; ५; ७, २; ७; १६, १, ८; १०;
 ८, ३; ७; ८; ९, ६; १०, २; ८;
 ११; १२, ९; ६, १, ३, ५; १४, ८; १५,
 १०^३; १६, ४; ५; १७, ८, ४; १३,
 १८; १८, ५, १८^३; २३; २, ४; ६, १७;
 २६; ९, २, १; ११, ६; ७; ८^३; १९, १,
 ५; २, ६, ८, ७; १०, ८; ९; १२, ७;
 ८; १५, ३; १९, ३; २०, ९, २; १०,
 १^३; २१, ४, ५; ६; १०, १०; १२, ७;
 ८; २२, १, ३; २, ५; ३, ५; ६; ७, ८;
 ८, ३; १०, २; १२, ४; १३, २; १५,
 ८; जै. ४; २, १; ४, ०; ७, ८; ७, ९^३; ८, ६;
 १२, ९^३; १४, ४; १६, ९; २, १०;
 १, १३, २, ३; ४, ८, ४, ३, १०, ४, ९;
 प. २, १^३; २^३; ३, ८; ४, ४; गो. १,
 २, २, ४^३; ३, १^३; ४, ८^३; १०^३; ११^३;
 १२^३; १५^३; ५, २०; गो. २, २, ४^३;
 ३, २^३; ४, ७^३; ६, १^३; १२^३; १५;
 प्रति...तिष्ठति ऐ. ७, ३१; शांआ.
 ९, २; श. ११, ८, १, ३; १२, ८, २;
 ९, १, १७; ३, ८; १३, २, ६, ५; १४,
 ४, १, २, ९; तै. १, १, ४, ८; २, १,
 २, ८; २, ३, ७; ८, ७; ३, १, ३; तैआ.
 १, २, २, ७; तां. १६, १, ४; २२,
 १, २; १५, ९; जै. २, ७; जैड. १,
 १२, ५, ३; ४, ८, ४, ३; सा.
 १, १, १२; प. १, ३; प्रतिघ्रातः
 शां. २६, २; तै. १, ६, ३, ८; तां.
 १९, १५, ३^३; प्रतिघ्रातन्ते गो. २,
 ४, १८; ५, ७; ६, १; प्रतिघ्राति
 ऐ. ४, २, १; २, २; ६, २०^३; ऐआ. १,
 १, ३; २, १; ३; ४, २; ५, ३^३; शां.
 १७, ९; ३०, ११; श. २, १, ४,
 २, ७; श. २, १, ४, २, ७; ४, २, ४,
 १६^३; ८, २, ३, ८; १२, १, ३, २, २;
 ८, १, ८; १९^३; २०; २२; ३, १३;
 तै. १, २, ३, ४^३; ५, २^३; ६, १०, ५;

२, १, २, ७; २, ६, २; तैआ. १,
३, ४; ५, ४, १२; १३; प्रति-
तिष्ठन्ति श. ४, २, ४, १७; ७, १,
२, १३; १४, ६, १०, १८; तै. ३,
२, ९, ११; ३, ८, ७; तां. ४, १, ५;
८; १०; १२; १४; १६; १७; २, १०;
३, ५; ५, २१; ६, ५; १६; १९; २४;
७, १०; ८, ४; ६; ७; ९, २; ३; ६; ७;
१२; ५, ३, २; ७; ४, ७; ८; ५, ८;
६, ६; ७, ९; १५, १२, ६; १७, २,
३; ३, ४; १९, १४, ४; ७; २३, २,
४; ३, ९; ४, ४; ५, ४; ७, ६; ९, ३;
५; ११, ५; १४, ७; १८, ३; ४; १९,
९; २०, ४; २२, ३; ७; २४, ३, ४;
१०, ३; १६, ३; २५, १, ५; २, ३; ३,
२; ५; ६, ३; ८, ६; ९, ४; १५, २; १६,
२; जै. १६८; गो. १, ३, १८; १; २,
३, १६; प्रति... तिष्ठन्ति तैआ. १०,
१९, १; तां. २३, २२, २; २४, १, २;
१६, ३; २५, ३, २; प्रति... तिष्ठामि
ऐ. ८, ९; श. १२, ८, ३, २२;
तै. २, ६, ५, ६; ३, ७, १०, ३; मं.
२, २, २-६; प्रति... तिष्ठामि ऐ.
८, ९; प्रति... (तिष्ठामि) श. १२,
८, ३, २२; तै. २, ६, ५, ६; प्रति...
(तिष्ठामि) तै. ३, ७, १०, ३; प्रति...
(तिष्ठामि) मं. २, २, २-६; प्रति-
ष्ठास्यामहे गो. २, ५, १०; प्रति-
ष्ठास्यति श. १२, ५, २, ९; प्रति-
ष्ठास्यन्ति जै. ३, ४, १, ४;
प्रति... स्थास्यन्ति श. १२, ५, २,
९; प्रति... स्थास्यन्ति तै. १, १, ४, ७;
प्रतिष्ठास्यामः ऐ. ६, १६; शां.
३०, ११; प्रतिष्ठान् ऐ. ४,
२५; श. १, १, ४, ३; २, ४, ४,
२५; का. १, ३, ४, १४; २, १, ३,
८; जै. ८९; प्रतिष्ठित तै. २, ५,
८, १२; ३, ७, ५, ३; ८, २; तैआ. ६,
१, ४; ७, ३; ९, २; प्रतिष्ठित जै.
१६८; प्रतिष्ठितानि तै. ३, ३,

१०, ३; प्रतिष्ठाम तां. १५, ३,
२९; जै. ८१; ११५; प्रत्यतिष्ठत्
ऐ. ४, २५; श. ६, १, २, ११; २,
१, ७; ६, २, ११; ९, ५, १, ३६; तै.
१, १, ४, ७; ४, ९, ५; २, २, ४, ६;
प्रत्यतिष्ठत् तै. १, ५, १२, २; ३;
तां. ८, २, २; ५, ९; ८, २, २; ९, १,
९; १२, १२, ६; १३, ३, १०;
२३, १८, २; जै. २१; ४०;
७९; २०७; गो. १, १, ३;
३४; प्रत्यतिष्ठत् ऐ. ४, २४;
२५; श. १, ८, २, १३; ३, ५, १,
७; ८, ३, ४, ८; १०; ९, १, १, ६;
तां. ८, १, ५; ८, १३; ९, २, ९; १०,
१२, ३; ४; १५, ३, २९; २२, १, २;
२३, २२, २; २४, १, २; १६, २;
२५, ३, २; १५, २; जै. ४, ८,
४, ३; गो. १, ५, ७; प्रतिष्ठित
तां. १५, ७, २; जै. ४; ष. ३, ८;
प्रतिष्ठितयम् जै. ४०; ७९; प्रत्युष्ठात्
श. १, १, ४, ८; का. २, १, ३, १३; तै.
२, २, १०, ४; तां. १३, ३, १०;
प्रत्युष्ठाताम् शां. १४, ३;
प्रतिष्ठापयति ऐ. १, २८; ३०; २,
४; ६; १०; १८; ३, ६; ८; १२; २९;
३१; ३८; ४, ३; १०; ११; ५, ३;
१७; १९; २१; ६, २; २५; ३१;
३२; ७, ३१; ८, ४; ५; ८; ऐआ.
१, १, २; ५, १; ५, १, ४; शां. ११,
३; १६, ८; १७, ३; शांआ. १, ७;
२, १५; श. १, ९, १, २१; २, ११;
२७; २८; २, ४, ४, २५; ५, २, २९;
६, १, ४२; ३, २, २, ७; ३, १, १०;
४, १; ८, २, ६; ९, ३, ३२; ४, ३, १,
२२; ४, ४, ६; १३; १४; ५, २,
१३-१७; ७, १, १, ३४; ३५; ४,
१, ८; ११-१३; २०; २, १९;
३७; ५, १, २७; २, २; १७; ८,
२, १, १०; २, ३, ८; ३, १, ११, २,
१४; ३, १२; ५, ४, २; ६, १, ४; ३,

६; ७; १५; ७, २, १६; ४, २१; ९,
३, १, २०; २१; ४, २, १९; २०; ५,
१, ३३; ३८; १०, १, ४, २-७; २;
२, ८; ५, ४-८; १५; ११, २, १.
२; २, ४; ५, २, १०; ९, १;
१२, ५, २, ५; १४; ८, २, २५; ३,
१४; २४; २६; १३, ३, ३, ३; ५, १,
५; ८, १, ५; २, ६; ७; ८; ३, २; ७;
१४, १, ३, १०; का. १, ३, ३, २०;
५, १, २६; ६, १, २८; तै. १, ३, ४,
५; ६, ८, १; ७, २, २; ३, ८; ७, ४;
२, १, २, ११; ३, ९; ३, २, ३, ५;
६; १०, ३; ३, ६, ३; ८; ८, २; ५;
९, १२; ७, २, १; २; ३, ७; ८, ३;
६; ६, २; १२, २; २०, ४; १, १२, ३;
तैआ. ७, ८, ३; ७; ९, ६; १०, ४;
प्रतिष्ठापयति श. ७, ५, २, २; तां.
२, ७, ८; ३, १, ३; ३, ४, ३; ७, ३;
८, ३; १२, ३; ३, १३, ३; ६, १०;
१७; ७, ३, २२; ७, २; ८, ६, १०;
११, ५, २; १२, ४, ४; ४; ९; ५, ५;
१३, ३, २; १४, ४, ५; १०, ५; ८;
१६, ९, ३; ११, ७; १५, ११;
१६, ९; १७, १, ८; १०; १८,
५, १८; २३; १९, ५, ११; १२,
८; २०, २, ४; २१, ४, ६; जै. २८;
७५; जै. १, १, २, २; ष. १, ५;
गो. १, ५, २०; २, १, २२; २५; ३,
१०; १३; ३, २; ६; १०; २२; ४, ६;
१५; १६; १७; ५, ५; ७; ६, २; ७;
८; ९; १२; १४; १५; प्रति...
स्थापयति जै. २७; प्रतिष्ठापयन्ति
ऐ. २, ११; ३, ५; ६, ३; ८; शां.
१८, ८; २७, ७; शांआ. २, १८; श.
१२, ८, १, १२; ३, २६; का. १, ३,
४, १४; तै. १, ६, ३, १०; तां. ८, ६,
२; ४; ११, ५, २८; २३, १४, ६; जै.
१८४; प्रतिष्ठापयामि गो. २, २,
१०; प्रतिष्ठापयामः श. ६, ६, १,
२२; प्रतिष्ठापयानि श. ७, २, १, १२;

† 'प्रतिष्ठति' इति कालि सुपा. । ‡ नतिविरुद्धिः G ?

प्रत्यस्थापयत् तै. १, ६, ८, १; प्रत्यष्टापयन् श. ७, ५, १, ४; ११, २, २, १-३; प्रतिष्ठापयत् श. ६, ७, ४, १५; १०, ५, ५, ४; गो. १, २, ६; प्रत्यतिष्ठिपः जै. ८७; प्रत्यतिष्ठिपे जै. ८६; प्रत्यतिष्ठि-पम् जै. ८६; ८७.

प्रति-विष्णु-—छतः ऐ. ३, ६; छन् तां. ७, ४, ११; गो. २, २, १०; छन्तः ऐ. ७, १५; १६; ६, ७; १५; १९; ७, १; शां. २९, ४; ५; ६; ७; तै. १, २, २, १; तां. ७, ४, ११; गो. २, ६, १; २; छन्तम् तै. १, ६, ३, ८; तां. १२, ४, ९; मं. २, ५, १६; छन्ती तां. ७, ४, १०.

प्रति-विष्णुन्ती-—न्तीः ऐ. ३, ६; गो. १, ५, २०; २, ३, २; ६, १२; १५.

प्रति-ष्ठा-—छः शा. १२, ५, २, ९; १७, ९, २, १४; छे शां. ५, ४.

प्रति-ष्ठा-—छ्या ऐ. ८, ४; शा. ११, २, ७, २९; १३, ३, ६, ३; ३, ९, १२, ३; तै. १, ६, २, ६; छ्याः ऐ. ३, २, ९; ३, ५; ७, १०; ऐशा. १, ४, २; छ्या ऐ. १, ३०; २, ४; ६; १०; ११; ३, ८; १४; २, ४; २, ९; ७, १०; ५, २, ४; ६, ८; २, ५; ३०; ३१; ८, १; ४; ७; ऐशा. १, १, ३; २, १; २; ४, २; ५, १; ३; २, ४, १; ६, १; ५, १, २; ३, २; शां. १, ५; ३, ८; ७, १, ४; ५, ८; ६, १, ५; ९, ४; ११, ३; ५; १३, ८; १७, ३; १५, ३; ४; १६, ४; १७, ३; ७; १८, १, ४; २, ३; २, ५, ११; १, ४; १, ५; २, ७, २; ६; २८, १०; २९, ३; ५; ८; ३०, ९; १०; शांशा. २, १, ४; १, ६; १, ७; १, ८; ९, २; शा. १, १, १, १९; ३, ५, १, १; ८, २, १, ४; ९, १, २, ९; २, २, ७; ३, १०; ११; १, ५; १, ८; २, १, १, १०; २, १, १, ९;

४, १, ७; ३, १०; ५, २, २, ९; ६, २, १, ४; ३, ३, १, १०; ४, १; ५, १, २, ५; ७, ३, ४-६; ८, ५, ४; ९, ३, २; ७, २, ५, १; ३, ४, ९; ४, ४, ६; ५, २, १, ४; १, ५; ६, ९, २; ४; ५, ५, ३, ५; ६, १, १, ३; ८; १, ५; २, ७; २, १, ३, ९; ५, ३, २; ७, १, १, ७; १, ९; २, १; ३, ४; ४, १, ५; ८, २, २; ७, १, २, १; २; ३; ७; ८; १, ३; १, ४; १, ९; २, १, १, २; १, ९; ४, १, १, २; २, ४; ५; ८; ३, १; ८, ३, १, १०; ४, ९; १, ३; ४, १, १, २; २, २; २, ६; ४, ५; ५, २, १, ६; ३, ६; २, ४; १, ७; ७, २, १, ६; १, ७; ३, १, ९; ४, ६; १, ९; ९, १, १, ३, २; ४, ३, ३, १, ८; १, ०, २, २, ८; ४, २, २, ८; ३, १; ५, २; ५, २, ५; ४, ५; ७; १, ७; ६, १, ४; १, १; १, १; १, १; १, ६, २; २, २; ३, ३; २, १, २; ३; ६, ९; १, १; ७, २, ९; ५, २, ४; ३, ६; १, २, २, १, २; ३; ४; ५; ५, २, १, ४; ८, ३, २, ७; २, ८; १, ३, ३, ७, १, २; ५, १, ७; १, २; ६, १, १, १; ७, १, १, १; ८, ३, २; ८; १, ७, ४, १, २, ९; ६, १, ०, ३; ६; १, २; १, ५; १, ८; ८, ६, ४; ५; ९, २, ३; १, ४; का. १, २, १, १, १; २, २, १, ०; ४, २, ३; ७; ६, २, ७; २, १, १, १; तै. १, ५, २, २; ६, २, ७; ८, १, ०, १; ३, १, १, ४; ६, ५; ३, २, ३; ५; ८, १, ०; ९, १; ७, ७, १, ०; १, १, १, १, १, १, १, १-१, ७; ७, ३, १, २, २, १; २; ३; तैशा. ३, ७, १; ७, २; ७, ४, २, १; ५; ८, १, १; २, १; ३, १; ४, १, ५, १; ९, १, ०, ३; १, ०, ६, ३, १; तां. ३, ७, २; ५, १, १, ७; ६, १, १, १; ३, १, ६; ९, ३, ४; १, ०, १, ३; १, २, १, ३, २, ०; १, ६, ९, ६; १, ३, ४; ५; १, ४, ८; १, ५, १, ०; १, ७, २, ३; ३, ४; १, ८, १, १, ५; १, ९, १, ५; ८, ७; ९, ६; १, ०, ८; १, ८, ३; २, ०, १, ०.

१; २, १, २, ८; २, २, १, ५, ९; २, ५, ६, ३; ८, ६; जै. २, १; ४, ०; ७, ९; ८, ९; १, ४, ०; १, ६, ८; १, ६, ९; २, १, ०; जै. १, १, २, ५, ३; १, ४, १, ३; ३, ४, ५, ६; ५, १, ५; ८; ७, १, ०, ४, ८; १, १, ४, ३; आ. २, १, ५, ५; जैशा. २, १, ४; प. ३, १; सा. १, १, १, २; गो. १, ५, २; २, १, ४; २, ६; २, १, २; १, ३; ३, ५; १, १; २, १; २, २; ५, ७; १, ०; ६, २; ८; ९; छ्याः ऐ. ३, ६; जै. १, ६, १, ६; २, २; गो. २, ३, २; छ्याम् ऐ. ३, ८; ६, २, ९; ३, ०; ८, १; ८; ऐशा. १, २, २; शांशा. ९, २; १, २, ३; शा. १, ३, ५, १, १; ९, ३, १, ०; १, ५; १, ७; २, ०; २, १, १, ९-१, १; ३, ७, ३, ४; ८, ५, ४; ९, ३, २; ५, ३, ५, १, ९; ६, ७, ३, ४; १, ०; ७, २, १, ५; ६; ४, २, ३; ८, ३, ४, ९; ५, २, १, ६; ९, १, १, ३, २; १, ०, ५, २, ५; ६, १, ४; १, १, २, ६, १, १; ७, ८; २, ९; ६, २, ४; १, २, ८, ३, १, ३; १, ३, २, २, ६; ८, ३, ८; १, ७, ४, १, २, ९; ६, १, ०, २, ५; ८; १, १; १, ४; १, ७; ९, २, ३; ४, २; का. १, १, १, ७; तै. १, २, १, ४; २, २, ९, ५; ३, १, २; ३, १, ५, १, १; २, ९, १, १; ३, २, २, ३; ५; ७, ९, ९; ८, २, ३, ३; १, १, ७, २; ३; तैशा. १, २, १, ३; २, ४, ३; ३, १, ६; ३, १, १, २; ७, २, ५; ८, ७, १; तां. १, ६, ५; ५, ५, ८; ९, ३, ४; १, ०, १, २, ४; १, ९, ९, ६; जै. १, ६, ९; २, १, ०; २, १, २; जै. १, १, २, ५, ३; ३, ४, १, ४; गो. १, १, ३, ४; २, ३, ५; ६, ८; छ्याम् ऐ. १, ३, ०; २, ४; ६; १, ०; १, १; ६, ८; २, ५; ८, १, ४; १, ९; ऐशा. १, १, ३; २, १; ५, ३; शां. ७, ९; ९, ४; २, ५, ७; शांशा. १, ७; शा. १, १, १, १, ९; ९, १, २, ९;

† 'दीप-प्र' इति कालि. सुपा. । † 'प्रतिस्थान्या' इति G., 'प्रतिष्ठान्या' कालि. सुपा. चिन्तयौ । तु. ऐ. ३, ६ ।

३, ११; १८; २, १, ४, २७; २, १,
 १९; ४, १, ७; ५, २, २९; ३, ३, १,
 १०; ४, १; ६, ३, ७; १२; १५;
 ४, २, २, ५; ३, ४, ९; ५, ५, ३, ४;
 ५; ६, १, १, ८; ३, ७; ७, ३, ४;
 १०; ७, २, १, १९; ४, १, १२; ८,
 २, १, १०; ५, ३, ७; ४, २; १०,
 २, २, ८; ५, ४, १२; १२, १, १, १;
 ८, ३, २, ४; १३, ३, २, १; ५, १, ६;
 ७; ८, २, ६; ३, २; ७; का. १, १,
 ४, २, ४; २, १, १, १; ४, २, ३; २, ७;
 २, १, १, १३; १५; तै. ३, ९, ९, १;
 गो. २, ३, २, २; ४, १५; १६; १७;
 ५, ७; ६, २; -छाया: शां. १४,
 २; शं. ८, २, १, १८; १३, ३, २,
 १; ६, १, ११; तै. १, ५, ४, २; ९,
 १२, ३; तै. ४, ४, २, १; तां. ६,
 १, ११; जै. ८; गो. १, ४, १;
 २, ६, ९; -छायै ऐ. २, १८; ३,
 १४; ३१; ५, ३; १५; ६, २; ३, २;
 ३, ३; ३, ६; ऐ. १, १, २; २, ४;
 ५, १; शां. १, ४; ९, ८; शं. १,
 ८, २, १, ४; ९, ३, १, २; ७, ४, २, ८;
 १६; ८, २, १, ११; ३, १, १०; ४,
 १३; ७, ३, १९; ४, २०; १२, २, ३,
 ११; १३, ३, ६, ५; ५, १, १२; १४,
 ९, ३, ४; तै. ३, १, ५, ११; ६, ५-
 ७; २, ९, ११; ९, ९, १; तां. ३, ६,
 २; ११, ५, ४; १२, १, ११; ३, १९;
 ६, १३; ७, १०; ९, २३; १३, ३, ४;
 १३, १, ११; १२; ३, २१; २, ५,
 २, ५; ६, १६; ७, ११; १६; ८, ३; ९,
 १४; २८; १०, ८; ९; ११, ६; १२,
 २, १६; १४, १, १४; ३, २, १; ५,
 ३०; ७, ८; ११, २, १; ३८; १५, १,
 १३; ३, १९; २८; ४, २; ५, १७;
 ३७; ६, ७; ७, २; ८, ३; १०, १२;
 ११, ३; १४; १५; १२, ८; १८, १०,
 १०; जै. ४०; ४१; ५५; गो. २,
 ५, ७; -छासु तै. ३, १२, ६, ३;

जै. १६८; -छे ऐ. ३, २८; ४,
 १०; ऐ. १, ५, १; शां. ३, ६;
 ८; ५, २; ७, ९; ८, १; १६, ३;
 १८, २; २०, ३; शां. २, १३; शं.
 ८, ३, ४, ५; ४, ३, ९; ११; १४; १६;
 १९; १०, ३, २, ११; ५, ४, १५;
 १२, ३, २, २; १४, ८, ६, ४; ५; तै.
 ३, ११, १, १८; गो. १, ५, ५; २,
 १, २०; ५, ४.
 प्रतिष्ठा-काम- -स: तां. ८, १, ६;
 ८, १३; १६, १३, ५; १९, २, ६;
 २०, १०, १; २२, १, २; जै. २१;
 -सत्य ऐ. ६, २५; -सा: तां.
 २३, १८, १; २२, २; २४, १, २;
 १६, २; २५, ३, २; -मानाम् शां.
 ११, ५; गो. २, ३, ११; -साय
 तां. ८, २, १; ९, १, २८.
 प्रतिष्ठा-छिन्नु- -श: शं. १०, ५,
 २, ५.
 प्रतिष्ठा-वत्- -वन्त: तै. ४, ४, २,
 १; -वान् तै. ९, १०, ३; जै. १,
 १४, २, ११.
 प्रति-ष्ठान- -नानि तै. ३, ३, ८, ३.
 प्रति-ष्ठानीय- -य: शां. १६, ७; -यम्
 शां. १८, २; २७, २; २९, ५;
 शां. २, १२.
 प्रति-ष्ठाम् (णमुल्) शं. १२, ५, १,
 ८; तां. १३, ४, ११.
 प्रति-ष्ठायत्- -यता तां. ७, ७, १३.
 प्रति-ष्ठाय ऐ. ८, ९; १७; शं. ६,
 ८, २, २; सा. १, ३, २; ७; २, २,
 १; २; ३, ३-५; ५, ३; ७, १२;
 ८, ५; ३, ३, ५; गो. १, ३, १३.
 प्रति-ष्ठाय- -प्यम् ऐ. ३, १२; गो.
 २, ३, १०; तां. ८, ६, १३; -प्ये
 तां. ४, २, १०.
 प्रति-ष्ठाय ऐ. १, ४, २; शं. ९, ५,
 १, ३५; १२, १, १, १; तै. २, २,
 ३, ६; ३, ८, ११, २; ९, ९, १; तां.
 ४, ८, १४; १५; ५, १, १७; १०,

१२, ४; १; ११, ४, ७; ८; १०; ५, ४;
 १२, १३, २१; १४, १, ४; १५, १०,
 १३; १५; ११, ३; जै. ४, ८, २,
 १०; ४, १.
 प्रति-ष्ठित,ता- -त: ऐ. २, ३२; ३,
 २३; ४, ३; १८; ७, १९; २६; ३१;
 ३४; ८, ८; ११; ऐ. १, २, ३;
 ४, २; शां. ६, १२; २५, ३; ३;
 शां. ११, ५; ६; शं. २, १, ४,
 २७; ५, २, ४; ८; ६, २, १९; ३, १,
 ४, ११; ४, २, ५, ९; ५, ३, ५, १३;
 ६, १, १, ८; ७, १, १९; २१; २, ६;
 ७, ४, १, १२; ८, ५, २, ७-१०;
 ९, ३, ४, १३; ५, १, ३; ७; १०, ३, ४,
 ३; ४; ५; ६; ५, ४-८; ६, १, ४;
 ५, ३; ११, २, २, ४; १२, १, ४,
 ३; २, ४, १६; ३, ३, ४; ८, ३, २, ४;
 १३, ४, २, १५; ५, ४, २, ८; १४, २,
 २, १७; १८; ४, १, २, ९; ६, ९, २, १-
 २५; २७; ७, २, १९; ८, ६, ३;
 का. १, १, १, ४; ४, २, ४; २, १, १,
 १३; तै. १, २, ४, १; ६, ३, ८;
 २, २, ३, ७; ६, ५, ६; ३, ९, १९, २;
 १०, ९, ४; तै. ९, ७, १; ९, १;
 १०, १०, ३; तां. ११, ५, २८;
 १३, ७, १६; १२, १६; १५, १२,
 ८; १६, १, ९; २०, १५, ९; जै.
 १, ८, १, ६; ९, १, ३; ५; ९; २, १;
 ३; ५; १३, २, ३; ३, ४, ५, ६; सं.
 ४; गो. १, १, ३८; ४, ११; २,
 ३, २०; ५, ७; -त: उद्भव ऐ. ७,
 ३१; शं. ७, ५, १, २; सं. ४;
 -तम् ऐ. २, ४०; ५, २६; ८, २;
 ऐ. १, १, २; ३, ७; २, ६, १; ७;
 १; शां. ७, १; ११, ५; ६; शं.
 १, ८, ३, १५; ९, २, ११; ३, १३;
 ४, ३, १, २२; ४, ४, १४;
 ८, २, १, ४; १४; ५, ३, ७; ९, ३,
 ४, १३; १०, ३, ५, २; ६; ७; ५, २,
 ४; ६, १, ११; ११, १, ३, ३;

१२, १, १, १; ४, ३; २, ४, १६; ३, ३,
 ४; १३, ३, ७, १२; ५, १, ७; १४, १,
 ३, १०; ४, ३, १; ५, ६, ९, २१; २, ३-
 २५; ८, १५, ६; का. २, २, २, ८; तै.
 १, १, ५, २; ७; ८, २; ३; ८, ६; १०,
 ६; २, २, ३, ७; ९, १०; ३, ३, १०,
 ३; १२, ७, १; ४; ८, १; २; ९, १९,
 २; तैआ. ९, ७, १; ८, १; १०,
 १, ८; ११, २; ६३, १; तां. ३,
 ७, २; ७, ३, २१; ८, ५, १२; १२,
 ११, २४; जैड. १, १८, ४, १४;
 ३, १, ३, ३; ५; १०; १२; ४, ३, ९;
 मं. २, ४, १०; सा. १, १, १२;
 गो. १, १, ३८; २, ११; १४;
 ४, १; ११; २, १, १७; -तम्इव
 श. ७, ५, १, २; -ता ऐ. ३, ६;
 ऐआ. १, ३, ४; २, ४, २; ७, १;
 शांआ. ७, १; ११, ६; ४, ५, १, ४;
 ६, १, २, २८; ५, २, ३, ४; ५; ६; ४,
 १३; ७, ४, १, ८; २, ५; ३, ७; ८, ६,
 १, ५-९; ७, २, ६; ११, १, ३, ३;
 १४, ६, ९, २, २; २४; २, ५; ८, १५,
 ५; ६; तैआ. ९, ६, १, ९, १; तां.
 २, १, ५; ४, २, ७, ९; १४, ३; ३,
 १, ३; ३, २; ८, ३; ९, ४; १२, ३;
 १४, १०, ३; १७, १, १३; २०,
 १५, ९; २१, १, ९; जैड. १, २, ३,
 २; १३, २, ३; गो. १, १, ३०;
 ३८; २, ३, २; -ताइव ऐ. ८, ८;
 -ता: ऐ. ४, २, ५; ७, ३, ४; ८, ४; ६;
 शां. १७, ७; शांआ. १०, १; ११,
 ५; ६; सा. १, २, ४, १४; ३, ३,
 ९; १०; ८, २, ११; ९, २, २९; २,
 १, १, ६; ३, १, ४, ११; २३; ८, १,
 ३; ६, ७, १, १७; ७, ५, २, ६; १०,
 ३, १, ९; ३, ८; ११, २, १, २; ८, १,
 २; १२, १, १, १; ८, २, २, ५; ३, ५;
 ३, १४; ९, १, १०; १३, ३, ४, १;
 १४, ३, २, ३; ६, ९, २३; तै. ३,
 १२, ६, ३; तैआ. १, २२, ८; २४,
 २; ९, ८, १; तां. १३, ४, ११;

२३, २, ४; ५, ४; ९, ५; ११, ५; १४,
 ७; १८, ४; २०, ४; २२, ७; जै.
 १६८; गो. १, १, ३८; २, ९; ४,
 १; -ताम् तै. ३, १२, ७, २;
 -तानि श. १०, ३, १, ९; १४,
 ६, ९, २१; गो. १, १, ३७; -ताम्
 तै १, २, १, २५; तैआ. १, २२,
 ७; जै. १५५; -०ते तैआ. १०, १, ९;
 -ते ऐ. ८, १; सा. ११, २, ७, १६; तेन
 ऐ. ५, २६; -तेषु श. ११, २, २,
 २; ३; ४; -तौ श. ७, १, १, ३५; १;
 १४, ६, ९, २७; ८, ६, ३; तां. १४,
 ९, २७; जैड. १, १३, २, ३.
 प्रतिष्ठित-पद- -देन ऐ. ५, ४; ५; ६;
 ८; १२; १३; १६-२१.
 प्रतिष्ठित-त(-म→)मा- -मया
 ऐ. ३, २४.
 प्रति-ष्ठित- -ति: तै. १, २, १, २७;
 गो. २, २, १४; -त्यै ऐ. १, ८;
 ११; ८, १; ४; ऐआ. १, ४, २; शां.
 १, ५; ३, ६; ८; ५, २; ४; ८; ८, १;
 ११, ५; १३, ६; १४, २; ३; १५,
 १; ३; ५; १६, १; ३; ४; ७; ९;
 ११; १८, २; ५; ६; १४; २४,
 २; २५, ११; १४; १५; २६, ९;
 २७, २; ६; २८, ३; ७; १०; २९, २;
 ३; ५; ८; ३०, १; ९; १०; ११;
 शांआ. २, १२-१४; १६; १७;
 १८; सा. ३, ६, ३, ४; ८, २, ६; ८,
 ६, १, ५-९; ११, ५, २, ४; १३, ७,
 १, ११; तै. १, २, ५, १; ६, ४; ३, ६,
 ६; ६, ६, ६; ७, ४, ४; ७, ३; ८, ७;
 ९, ५; ८, ६, ६; १०, २; २, १, ३, ८;
 ३, २, २, ६; ३, ५; ५, २; ६; ११; ६,
 १; ४; ३, १, ४; ६, १०; ८, ३; ११;
 ९, १; ५; ९, १२, ३; १६, ३; तैआ.
 ५, ३, ३; ७; ८; १०, १९, १; तां.
 ४, ८, २; ६, ३, १६; ८, २, २, ९, २,
 ९; १०, १२, ९; १४, ९, २७; १०,
 ३; २०, १३, ३; २१, ११, ४; १३,
 १०; २२, २, ४; ५, ९; ७, ८; १२, ५;

१५, ५; २४, १९, ३; जै. ४०; ४१;
 गो. १, ४, १; १४; २२; २, १, ४;
 १७; २०; २६; ३, ११; ५, १०; ६,
 १२; १३; १६.
 प्रति-√पञ्जु(←स्वञ्), प्रतिपञ्जेत्
 का. १, ६, २, ८; प्रतिपञ्जम् का.
 १, ६, २, ८.
 प्रति-से-√यत्, प्रतिसंयतामहे श. ११,
 ४, १, ३; गो. १, ३, ६.
 प्रति-से-हाय(√/हा) गो. १, २, ४.
 प्रति-सं-हित(√/धा)- -तानि जैड. ३,
 १, ४, ६.
 प्रति-सं-√ख्या, प्रतिसंख्यापयन्ति तां.
 ८, ७, १३.
 प्रति-संख्याय शांआ. १, ८; श. ८, ७,
 २, १६; जै. १६४.
 प्रति-संख्यायम् तै. ३, ९, ११, १.
 प्रति-√सच्, प्रतिसचामहे श. ११, ६,
 १, ३-६.
 प्रति-सं-√ज्ञा, प्रति-संज्ञानीते श. १,
 १, ४, ५; २, १, १७.
 प्रति-सत्रिन्- -त्रिणः जै. ५४; ११५;
 -त्रिभिः जै. ५४.
 प्रति-स(म्→)न्, प्रतिसुन्दधाति
 श. १२, ६, १, २; ३७; जैड.
 ३, ५, ४, ४; ८; ५, ४; प्रतिसंधा-
 स्यथः जै. १८६; प्रतिसंधत्तम् जै.
 १८६; प्रतिसंधत्त जैड. ३, ५, ४,
 ४; ८; ५, ४; प्रतिसमधत्ताम् जै.
 १८६.
 प्रति-सन्धाय जै. १८६.
 प्रति-समन्त- -न्तम् श. ३, ७, १,
 १३.
 प्रति-समिन्धु(-म्/इन्धु), प्रति-
 सुमिन्धते श. ३, ६, १, २९; प्रति-
 समैन्धत्त श. ३, ६, १, २९.
 प्रति-सर(√/स्य)- -रः शांआ. १२, ६;
 -रम् श. ५, २, ४, २०; -राः श.
 ७, ४, १, ३३; -रात् श. ७,
 ४, १, ३३; -रैः श. ७, ४, १,
 ३३.

प्रति/स्तम्भ्, प्रत्यस्तम्भुवन् ऐ. ४,
१८.
प्रति-स्तम्भ- -ब्धः ऐआ. ५,३,३.
प्रति-स्तावन्- -वना गो. १, ३,
२३.
प्रति/स्तु, प्रतिस्रवति तां. ९,६,१०.
प्रति-स्तोत- -त्तम् जै. १२७.
प्रति/हृन्, प्रतिजज्ञे जै. २०३;
प्रत्यहन् तां. १३,११,१०.
प्रतिहन्त्येत् सा. ३,५,२.
प्रति-हत- -ताः शां. १७,७.
प्रति/हृन्, प्रतिहृन्ति ऐआ. १,
२, २; प्रतिहृन्ति तै. २,८,२,१;
प्रति...हृन्ताः तै. २, ४, ७, ४;
प्रतिहृन्ति ऐ. १, ३०; शां.
९,५; तै. २, ४, ८, ३; ८, १.
४; प्रतिहृन्ति तै. २, ८, ४, ६.
प्रति-हित, प्रति/धा द्र.
प्रति/हु, प्रतिजुहुयात् गो. २,२,१०;
प्रतिहोषीः सं. २,४,६.
प्रति/हृ, प्रतिहरति ऐ. ५, २३;
ऐआ. २, ३, ४; शां. १७,
७; श. ४,३,४, २२; तै. २, २,
६,२; तां. ४,९,९; ६,४,१४; ७,
७,३; ४; जै. २८:१७९; जै. २,
१,२,९; ४,७, १,६; २,५: १५;
गो. २, ५, ४; प्रति...अहरत् तै.
३,१२,९,३; प्रतिहरत् तां. २४,
१,११; जै. २८.
प्रति-हृन्- -तां शां. १७,७; श. ४,
२,५,३; ३, ४, २२; तां. ६,७,
१५; २५,४,५; १८,४; जै. २०३;
गो. १,५,२४; २,३, १९; ५,४;
-तारम् श. १२,१,१,८: गो. १,
४,६; -र्तुः ऐ. ७, १; तां. १८,
९,१२; गो. १, ३,१८: -त्रं श.
४,३,४,२२; गो. २,३,१९.
प्रति-हार- -रः ऐ. ३, २३; तां. ७,
१,४; ८,२,७; प. ३,१; जै. १,
२,२,४; ५,१,२; १०,१,२; १२:

१,५: २,१: ३: ५:६; ८; ९:१७,
२,८:१८,२, ९:४,८; गो. २, ३,
२०: -रम् ऐआ. ५, १,५; जै. ४,
१,२,१,९; २,७; ३,१; ३; ५; ६,२,
७; १२, २,७; -रात् जै. ११३;
जै. १, १,३,७; १२, ३,७; गो.
२,५,३; -राय तां. २४, १,१२;
-रे जै. २८; -रेण जै. १,१०,
१,७.
प्रति-हत- -तः श. १३, २, ७, ९;
-ताः जै. १, ३, १,९; -ते जै.
११०; -तेन तां. ७,१,५.
प्रति-हियमाण- -णः जै. १०८.
प्रती(-ति/इ), प्रत्येति शां. ७, ८;
शांआ. २,५: श. ४, ३, ४, २८-
३२:५,१५; तै. २,३,२,५: प्रत्येति
श. ११, ५, ५, १०; प्रतियन्ति
शांआ. ३, ४; प्रतीयाय ऐ. ७,
१६; प्रतियन्तु ऐ. ७, १७; प्रत्य-
याम श. ११, ५, ५, ३; ७: प्रत्य-
याम श. २,२,४,१६; का. १,२,
४,१२; प्रत्यैव श. ११, ४, ३, ७;
प्रत्यैताम् तां. १३, ७, १२; जै.
२०४; प्रत्यायन् ऐ. ६,३,५; जै.
१३६; प्रति...आयन् ऐ. ६, ३,५;
प्रत्यायम् जै. २०४; प्रतीयात्
तै. २,३,२,५; प. १,३.
प्रतीत- -तः ऐ. ७.१८.
प्रतीत्य श. २, २,४, १६; ५, २,४,
२०; ११,५,५,३: ७: १४,९,१,६;
तै. १,२,१,२.
प्रत्यय- -यः गो. १,१,२४; -यस्य
गो. १,१,२६.
प्रतीक(-नि/अन्व्)- -क्रम् श. १४,४,
३,७; तै. ३,९,४,३; -क्रानि शां.
१,४; श. १४,९,१, ५६; गो. २,
२,८; -केन श. १४, ४,३,१: ७:
-कैः शां. ७,४; १०,३.
प्रतीक्ष(-ति/ईङ्), प्रतीक्षते शां. ६,
१४: तै. २,१,४,३; प्रतीक्षन्ते जै.

३,२,३,५; प्रतीक्षे शां. ६, १४;
गो. २, १, २; प्रत्यैक्षत गो. २,
१,२.
प्रतीक्षा- -क्षायै तै. ३, ४, १९, १.
प्रती-वात(-ति/हृन्)- -तेन शां.
१८,४.
प्रतीची-प्रतीचीन-प्रत्यन् द्र.
प्रती(-ति)-दृश(इ/हृन्)- -शः श.
२, ४,४, ३; जै. ४, ६, ३, ७;
-शम् श. १२,८,२,३.
प्रती(-ति)-दृश्या- -श्यायै तै. ३,
१,६,१.
प्रती(-ति सा.)नाहभाजन्- -म् श.
३,३,४,८.
प्रतीपु(-प्रतिऽअप)- -म् ऐ. ६,३३;
श. ५, ३, ४,८; तां. २५, १०,
१२; जै. ६,२; १५,६.
प्रतीन्(-ति/ईर्), प्रत्यैरयतम् श.
१४,५,५,१७.
प्रती(-ति)-राध- -धान् शां. ३०,७.
प्रती(-ति)-वाह- -हः गो. १,१,२३.
प्रतीप्य(-ति/इप्) तै. २, ४,१,१०;
८,९,५; तैआ. १,२३,२.
प्रती(-ति)-सार- -म् शां. २३,५.
प्रती(-ति)-हार(इ/हृन्)- -रात् शां.
१७, ६. प्रतिहार- द्र.
प्र-तृत्(इ/त्वर)- -म् श. ६, ३, २,
३.
प्र-तृत्ति- -तिः श. ५, १,४,६; ८,४,
१,१३; -तिषु ऐ. ५,४.
प्र-तृत्त्व(इ/त्वर)- -वन् श. ६,३,२,५.
प्र-तृष्ण(इ/त्वर)- -ष्णम् ऐआ. ३,१,
३; शांआ. ७,११; श. ११,१,
६,३२; -ष्णस्य ऐआ. ३, १,३:
शांआ. ७,११.
प्र-तृच श. ११,७,४,३.
प्र/तृ, प्रतिरते ऐ. ७,३३; तै. ३,१२,
५, १०: गो. २, ३, ६; प्रतिरति
श. ८, ४, १, १३; प्रवरन्ति श.
१२,२,१,१; गो. १,५,२; प्रतिरत्

ई-का' इति सुपा. स्वरो ऋचः ।

तै. ३, १, २, ८; प्र...तारयितृ ऐ. २, २०; तै. २, ४, १, ९; तैआ. ४, ४२, २; तां. १, ६, १७; प्र...तारयिः श. ६, ६, ४, ७; तै. ३, ११, ४, १; प्र...तारयिः श. ६, ६, ४, ७; प्र...तारयिः तैआ. ६, ७, २; प्र...तिर ऐआ. १, २, १; प्र...तिर श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६; तैआ. ३, ११, १२; प्र...तिरस्व तै. २, ७, १७, २; प्र...तिरस्व तै. ३, ६, ९, १; प्र...तिरत श. १३, ८, ४, ३; तैआ. ६, ३, २; प्र...तिरत तै. २, ८, ४, ४; प्र...तिरत गो. १, ५, २; २, ६, ३; प्र...तारीः ऐ. ७, ३, ३; गो. २, ३, ६.
 प्रतीर्यताम् तै. २, ५, १, ३.
 प्रतारयति ऐ. ६, ३, ३.
 प्र-तारयितृ- -ता ऐ. १, १३.
 प्र-तिर- -राः तैआ. ५, ८, ८; -रभ्यः तैआ. ४, १०, ३; ४, ८, ८.
 प्र-तिर- -रन् तै. ३, ६, ५, १; ७, ११, १.
 प्र-ती(र्ण→)र्णा- -र्णायाम् श. २, ३, ३, १६.
 प्र-तोद्(√तुद्)- -द्ः तां. १७, १, १४; -दौ आ. १, ३२८; ५११; जैआ. १, १४४; ५१२.
 प्र-तोदा(-दऽअ)-प्रमणि- -म् शांआ. १२, ८.
 प्र-त्त,त्ता(√१दा)- -त्तम् गो. १, २, २१; -त्ता श. ४, २, ४, २३; १२, ९, २, ११; गो. १, २, २१; -त्ताः गो. २, ६, ७; -त्ताम् श. १२, ९, २, ११; तां. १३, ९, १७; जैउ. २, ५, १, ३.
 प्र-त्त-व(त्→)ती- -त्यः शां. ३, ५.
 प्र-त्ति- -त्तिः ऐ. २, ४०; जैउ. १, १८, ३, ६; ३, २, १, ३; -त्तिम् जैउ. ३, २, १, १; ३, ५.
 प्र-त्न,त्ना- -त्नः शां. १३, ४; श. ६,

६, २, १४; तैआ. १, ११, १; -त्नम् ऐ. १, ४; शांआ. ७, २१; श. २, ३, ४, १६; ६, ४, ४, १७; का. १, ४, १, १३; तै. २, ४, २, ६; तां. १६, ११, ८; -त्नस्य ऐ. ५, १८; ऐआ. ३, २, ४; -त्नाम् श. २, ३, ४, १५; का. १, ४, १, १२; -त्नेन ऐ. १, ४; तै. ३, ५, ६, १.
 प्र-त्न-था ऐ. ५, १५; ६, ११; शां. २४, ९; शांआ. २, १५; श. ४, २, १, ९; तै. २, ५, ८, ११; तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६; गो. २, २, २१.
 प्र-त्न-वृत्(वति) तै. २, ४, ८, १.
 प्र-त्न-व(त्→)ती(मनुप्)- -ती श. २, ३, ४, १६; का. १, ४, १, १३; -तीभिः तां. ११, १, १; -त्यः तां. १०, ४, ८; ११, १, २.
 प्र-त्युक्ष(-तिऽअक्षि)- -क्षम् ऐ. ४, २०; ७, २६; ३१; शां. १२, ६; १५, ५; १८, १४; १९, २; ९; २२, २; २४, ९; २५, ३; ४; ६; ११; २७, ४; शांआ. २, १; श. १, ३, ४, ५; ८, १, १६; १७; २२; २४; ३९; ३, ९; ९, १, १२-१४; २, २, १, ७; २२; ३, १८; ३, १, ३, ७; ३८; ४, ३, १०; ४, १७; ५, २, १०; १६; ३, १, ३, २५; २६; ४, १; २; १६; २, १; ६, २, २३; ३, १९-२१; ४, १, ५, १६; ३, १, २; ४, ३; ४, १, २; ३; २, १; ५, १, ३, ७; ३, ४, २८; ४, ५, १८-२१; २३; ७, ३; २, १९; ९, २, १, ६; ७; ३, ३, ८; ११, २, ४, ७; ९; १३, ५, २, १०; का. १, २, १, ५; १३; ३, १, २६; २७; २, १०; ४, १०; ५, १, ८; १४; तै. २, ७, ३, २; ३, ९, २, २; तैआ. १, २, १; ७, १, १; १२, १; तां. ४, ४, ९; ८, ८; ५, ४, १५; १५, ५, २४; ७, २; ९, १५; १६, ११, ११; १७, ११, ८; १९, २, २; ३; २०, १४, ३; २२, १,

३; ४; ४, ६; ७; १०, ३; ४; १२, ५; २३, ६, ५; २६, २; ३; जै. १६५; १८०; जैउ. १, ११, १, ५; २, १, २, ७; ८; प. १, १; गो. २, २, ११; १३; -क्षम्ऽइव श. ४, ५, २, १६; १२, ५, २, ३; -क्षात् ऐ. ३, ८; ३७; ४, १२; १९; २६; ६, १०-१२; ऐआ. १, ३, २; ५, २; १२, ८, २, १५; २१; ३१; ३६; ९, १, ११; गो. २, २, २०-२२; ३, ४; -क्षे शां. २५, ४; -क्षेण तैआ. १, २, ३; ४; २२, १०; ११; १२.
 प्र-त्यक्ष-तम- -मात्ऽइव ऐ. ४, २०.
 प्र-त्यक्ष-तसाम् श. ४, २, १, २६; ५, ५, ६; ९, १, ५, १४; २, १, २४; ३, ३, ४; १०, ५, ५, १०.
 प्र-त्यक्ष-दर्शन- -त्तानि ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ३.
 प्र-त्यक्ष-द्विप्- -व्यः श. १४, ६, ११, २; गो. १, १, १; ७; ३; ९; २, २१; ३, १९; ४, २३.
 प्र-त्यच्(न्ति/अच्, ञ्च्), प्र-त्यचति जैउ. ३, २, ४, ४.
 प्र-त्यच्यन्ते ऐआ. १, ४, १.
 प्र-त्यञ्च- -तीचः श. ५, १, ५, ६; ७, ५, २, ४; ५; तै. ३, २, १०, १; गो. १, ३, १३; -तीचा जै. ५०; -तीचि तै. ३, ८, ४, ३; -तीची श. ४, २, १, ३०; तै. ३, २, ९, ९; -तीचि श. ११, ५, ४, १४; -त्यक्, ग् श. १, ३, १, २०; ४, १, २, २३; ५, २, ४, २०; ७, ५, २, ७; ११, ६, १, २; १२, ८, ३, १७; १३, ८, १, ९; का. २, १, २, ९; तै. १, ६, ३, ७; ७, ७, ५; २, १, ३, ४; ३, २, १०, २; ३; ७, २, ६; ११, ७, १; तैआ. ५, ८, ५; जै. २०१; जैउ. १, १२, २, ५; -त्यह् ऐ. १, ८; ५, १; ८, १०; ऐआ. १, २, ४;

शांआ.२,१७; श. १,१,३,२; ८,
३,१२; ९,२,२५; २,१,४, १९-
२२; ६,१,२३; ४४; ३,१,३, ११;
२,३,१८; ५,१,२६; ३,१९; ४,२,
१,३३; ३,४,२,१; ५,२,३; ५,१,
२,१६; ३,४,६; ५,४,२२; ६,३,
३,१९; ७,३,२, १२; ४,१, ३५;
५,१,६; ७; ८,७,४, १०; १०,१,
४, १२; ५, ५, ७; ११, ६,१,५;
१२, ७, ३, ९; ८, ३,१७; १३,
४,३,१; १४, २,२, २८; का. १,
१,४,१८; १९-२२; ६,१,२९.
२,१,३,१; २,१, १९; तै. १,३,
३,७; ४,४,५; ६,५,४,५; २,२,४,
४; ३,२,१; ६,१,२; ७,७,३; ४;
५; ६; ३, ३,८,२; ८,५,१; ७,१;
तैआ. ४,६,२; तां. १०,१२,१०;
१५,२,३; २३,१९,१; जै. १२८;
१५३; जैड. १,८, ३,५; ९,१,७;
घ. २,१,२; गो. २,६,६; -त्यञ्चः
श. १,७,४,१२; २,६,१,११; ३,
१,१,६; ४,६,९,१०; १५; ११,२,
७,२७; ५,५,११; १२,५,२,९-
११; ८,२,३५; ९,१,१०; १३,५,२,
११; १४,६,११,५; का. १,६,१,
८; तै. १,६,१,१; ८,४,२; ३,२,
५,६; ६,१; ९,७; ३,११,२; तां. ४,
९,४; ५,६,७; ७, २,६; १५,५,
१६; जै. ११८; २०३; जैड. १,
१२, २,५; घ. ३, १; -त्यञ्चम्
ऐ. १,१४; २, २७; ७,५; ऐआ.
१,२,४; ५, ३,२; शां. ७,६; ९,
४; श. ३, ६,४,१२; ४,१,२,२;
२२; २३; ५,२,३; ५,१,२, १७;
३,५,३०; ६,३,२,२०; ७,३,२,
११; १२; १७; ५, १,६; ७;
८,१, २, १; ६, १, १८; १०,
५,५,१; ३; ६; ७; १२, ४,३,७;
तै. १,३,७,६; ८,३; ७,६,८; २,२,
१०,५; ३, ३,६,३; ५; ११, २;
८,४,३; २०,४; ११, ६,३; तैआ.

५,९,२; तां. १०, ५, १२; १५,
२,३; जैड. ४,११,३,२; गो. १,३,
२२; -त्यञ्चि ऐ. ३, ४४; ऐआ.
१,४,२; श. १०, २,१,९; ५,५,
७; तै. ३,३,१,४; जैड. १,८,३,
५; गो. २,४,१०.
प्रतीची- -ची श. ३,१,१,७; २,
३,१८; ४,५,८,११; ८,३,१,१२;
१४; ५,३,५; ६,१,७; ९,१,२,
१५; १०,६, ५,३; ११, ८,३,६;
१३, ५,४,२४; ६,२,१८; ७,१,
१३; १४,६,११,५; तै. १, १,४,
४; ५; ७, ६,८; २, ८, ७,५; ३,
११, ५,२; १२,९, १; तैआ. १,
२३,६; तां. ५, २,३; १०, १२,
६; २०,१,४; जै. ११७ घ. ३,
१; गो. १,५,१५; -ची: श. ९,
१,१,३८; तै. ३, ३,६,५; तैआ.
४, ६,१; -चीम् ऐ. १,७; १४;
शां. २,२; ७,६; २२,५; श. १,८,
३,१; ३,२,३, १८; ५,४,१,५; ५,
१,५; ७,३,१, २२; ९,१,२,१५;
११,१,६,२३; २,७,८; १३,८,२,
६; तै. १,४,४,५; ३,१,२,६; ३,१,
४; ९,१; तां. १०,५,१२; घ. ७,५;
गो. १,१,४; १०; १८; २, १८; ५,
१७; -च्य: ऐ. १, ७; श. ९,३,
१,२४; १४, ६,८,९; तां. २०,
१,४; घ. २, २; गो. १, १,७; २,
१०; -च्या तैआ. १, १२, ५;
-च्या: गो. १, १, १०; -च्याम्
ऐ. १,१४; ८,१०; १४; १९; श.
७,३,१,२२; १०, २,६,३; ११,
६,१,१०; १४,६,९,२३; तां. १६,
१३,१२; जैड. १, १०, १,५; मं.
२,१,३; -च्यै श. ७, ३,२, ११;
तै. २,५,१,३; तैआ. २, २०, १.
१प्रतीचीन- -न: तै. १,८,८,५; -नम्
तै. १,३,७,७; ८,३; ५, ३,१; २;
३; ३,२,९, ८; गो. २, २,१७;
२प्रतीचीन- -म् श. ४,२,१,९.

प्रतीचीन-ग्रीव- -म् श. १, १,
४,५; २, १, १४; तै. ३, २,५, ६;
६,१.
प्रतीचीन-प्रजनन- -ना: श. ७,
४,२,४०.
प्रतीचीन-फल- -ल: श. ५,२,४,
२०.
प्रतीचीन-सु(ख-→)खी- -स्याम्
श. ३,३,३,८.
प्रतीचीन-शिरस्- -रा: श. ३,१,
१,७.
प्रतीचीनेड,ळ(←-नडडा,ळा)-
-म् तां. १५, ५, १५; १६;
आ.जैआ. १,१८४.
प्रत्यक्-पुष्कर- -म् ऐ. ७,५.
प्रत्यक्-शिरस्- -सम् सा. २,
५,३.
प्रत्यङ्-ग्रीव- -म् का. २, १, ३,
१०; ४,१२.
प्रत्यङ्-मुख- -ख: ऐ. ८,१३; १८;
ऐआ. ५,१,२; -त्ता: तैआ. १०,
१,३.
प्रत्यञ्ज्(-ति/अञ्ज्),प्रत्यनक्ति श. २,
५,२,३७; ३८; ३, १४; १५; ६,१,
२७-२९; ३१; ४,४,५,१६; ५,२,
९; ५,१,३,५; तां. १३,१२,१५;
प्रत्यञ्जन्ति जैड. ३, २, ४, ४;
प्रत्यनजिम तै. ३,७,५,६.
प्रत्यङ्ग्य श. ३,७,१,१२.
प्रत्यद्(-ति/अद्), प्रत्यत्ति श. १२,
९,१,१; तां. १६,६,११.
प्रत्यन्वीक्ष्(-तिडअनु/ईक्ष्), प्रत्यन्वे-
क्षत् जै. १०२; प्रत्यन्वीक्षेत जै.
१०२.
प्रत्य(-तिडअ-प-सारम्(णमुल्) जै.
१९३.
प्रत्यपेक्ष्(-तिडअप्/ईक्ष्), प्रत्यपेक्षते
तै. ३,११,७,४.
प्रत्य(-तिडअ-)भि/घृ, प्रत्यभिघार-
यन्ति ऐ. ५,१६.
प्रत्य(-तिडअ-)भि-जि(त-→)ता- -ता:

गो. २,२,७.	१,८,८,५; तां. १५,७,६; प्रति...	५,४,१,९; ७,५,२,८; ९; ११; १२,
प्रत्य(-तिऽअ-)भि/मृश, प्रत्यभि- शति का. २,१,२, १५; गो. २,३, ६; प्रति...अभिमृशन्ते गो. २, ३, १३-१५; ४,१; २; ३; १५- १७; प्रत्यभिमृशेत् जै. १, ६, ३,६.	अवारुक्षत् श. १२,४,२,७; ३,७: प्रत्यवरुक्षत् जै. १८८. प्रत्यवरोहयति श. ३,९,३,७. प्रत्यव-रुह्य ऐ. ८,९. प्रत्यव-रुह- -म् श. ५, १,१,५; ७; जै. ११. प्रत्यव-रोह- -हः श. ९,३,४,८; ५, १, ५; ४; -हम् ऐ. ८, ९; -हान् श. ९,१,१,३२; -हेण ऐ. ८,९. प्रत्यव-रोहिन्- -हिणः तां. ४,७,९; -ही तां. १८,६,१२; -हीणि तां. २०,२,१; ३,१; ८,१,९,१; ११,२; २१,११,१; ४; १३,१; १०. प्रत्य(-तिऽअ-)व/सृज्, प्रत्यवसृजति श. ४,५,१,७. प्रत्य(-तिऽअ-)व-सृप्य(√सृप्) श. १४,५,१,२१. प्रत्य(-तिऽअ-)व/स्रो, प्रत्यवस्यति श. १२, ४,४,१; प्रत्यवस्येत् श. ३, ६,१,२९; १३,६,२,२०. प्रत्य(-तिऽअ-)व-स्थित(√स्था)- -तः जै. १,९,१,४; ६; ८; १०; २,२; ४; ६. प्रत्य(-तिऽअ-)व-हर्तुम्(√हृ) गो. २, ३,६. प्रत्यव-हर्तोस्(ः) ऐ. ७,३३. प्रत्यवे(-तिऽअव/इ), प्रत्यवयन्ति तां. १५, ७, ६; प्रत्यवेयाम श. ११, २,३,३. प्रत्यवेत्य श. १०, ५, २, ११. प्रत्यवेक्षमाण(√इक्ष्) - -णः श. ५, ४, ३, २०. प्रत्यस्(-ति/१अस्), प्रत्यास, प्रत्यास श. ४, ६, ७, १४; प्रत्यासुः श. २, ४, ४, ३; प्रत्यासीत्, प्रत्या- सीत् श. ४, ६, ७, १७; प्रतिस्यात्, प्रतिस्यात् श. ४, ६, ७, १५. प्रत्यस्(-ति/२अस्), प्रत्यस्यति श.	५,४,१,९; ७,५,२,८; ९; ११; १२, ५,२,६; प्रत्यस्यति श. ७, ५, २, ८; १०; प्रत्यस्यन्ति श. ७, ५, २, १०; प्रत्यस्येत् श. ३, २, १, ४; ७, ५, २, ९. प्रत्यस्त, स्ता- -स्तः तै. २, ६, ६, ४; -स्तम् श. ५, ४, १, ९; -स्ता श. १४, ७, २, १०. प्रत्यस्य शांआ. ४, ८; तां. २१, १, १०. प्रत्यह्(-ति/अह्), प्रत्याह ऐ. २, २०; शां. १२, १; शांआ. ३, २; श. १, ८, ३, २०; ३, ५, ४, १७; ९, ३, ३१; ५, ४, ४, ९-१२; १३; १३, ५, २, १२-१५; १७-२१; १४, ४, ३, २५; प्रत्याह श. ३, ५, ४, १७. प्रत्या(-तिऽआ)-कृम्य(√कृम्) श. ४, २, २४, १. प्रत्या(-तिऽआ)/ख्या, प्रत्याख्याधि- प्यते शां. १७, १. प्रत्या-ख्यातुम् श. १४, ९, १, ११. प्रत्या-ख्यायम्(णमुल्) श. १३, ३, ४, १ प्रत्या(-तिऽआ)/गम्, प्रत्यागच्छत् तै. १, ३, १०, १. प्रत्या(-तिऽआ)/शृग्, प्रत्यागृणाति शां. १५, ३; १६, ३; ८; प्रति... आगृणाति श. ४, ३, २, १; प्रत्या- गृणीतः जै. १४२. प्रत्या(-तिऽआ)/चक्ष्, प्रत्याचक्षिरे शां. ३०, ६; प्रत्याचक्षीत् शां. ६, ८; तैआ. ९, १०, १; प्रत्याचक्षी- रन् शांआ. ४, १; २. प्रत्या(-तिऽआ)/जन्, प्रत्याजायते शांआ. ३, २; प्रत्याजायेयम् श. ३, ८, १. प्रत्या(-तिऽआ)/तप्, प्रति...आत- पन्ति जै. ११७; प्रति...आतपामः जै. ११७.

† √ एतेत्युटि सकारोपजन इति भा. ‡ सा. √ २ असे रूपमाह । ययोगे तिङ्स्वरो

प्रत्यान्ताय- ये श. ५, ३, ४, १२.
 प्रत्या(-तिऽआ)√ह, प्रत्याहृथाः, प्रत्या-
 हृथाः श. ३, ५, १, १६.
 प्रत्या(-तिऽआ)ङ्गुल्य(√ङ्) जैड. १,
 ४, २, ४.
 प्रत्या-धान(√धा)- -म् श १४, ५,
 २, २.
 प्रत्या(-तिऽआ)√नह्, प्रत्यानहति
 श. ३, ३, ४, ८^३; प्रत्यानहन्ति
 श. ३, ५, ३, ९.
 प्रत्या(-तिऽआ)√नी, प्रत्यानयति
 शां. २, १; श. १, ७, १, १८; २, ३,
 १, १६; ४, २, १०^३; १२, ५, १, ८;
 १४, २, २, ४०; का. १, ३, १, ९^३;
 ३, ९^३; प्रत्यानयति श. ११, ६,
 १, ११; जै. ३; प्रत्यानयेत् श.
 १२, ५, १, ८.
 प्रत्या-नीत- -म् श. ११, ५, ३, २; ५;
 गो. १, ३, ११^३; १२.
 प्रत्या-नीय श. १२, ४, २, ८.
 प्रत्या(-तिऽआ)√प्याय्, प्रत्याप्याय-
 यत् गो १, १, २२^३.
 प्रत्यायती, प्रत्ये अद्र.
 प्रत्यायित(√इ)- -ताः शां. १२, ३.
 प्रत्या(-तिऽआ)√ली, प्रत्यालिल्ये शां.
 १३, ३^३; प्रत्यालीयत् शां. १५,
 ५^३.
 प्रत्या(-तिऽआ)√विशु, प्रत्याविशुः
 शां. ११, १.
 प्रत्या(-तिऽआ)√वृत्, प्रत्यावर्तयन्ति
 श. १३, १, ४, ३; ४, २, १६;
 प्रत्यावर्तयेयुः श. १३, ४, २, १६.
 प्रत्यावर्तयितुम् श. १३, ४, २, १६.
 प्रत्या(-तिऽआ)√श्रु, प्रत्याश्रावयति
 श. १, ५, २, ७; प्रत्याश्रावयति
 श. १, ५, २, ९; तै. १, ६, ९, ५;
 जैड. ४, ६, २, ३; गो. २, १, २४;
 २, १६; प्रत्याश्रावयेयुः श. २, ६,
 १, २५; का. १.६.१, १६.

प्रत्या-श्रावण- -म् श. २, ६, १, २४;
 ११, २, १, ३; का. १, ६, १, १६;
 -णात् श. १, ५, २, ९.
 प्रत्या-श्रावित- -म् श. १४, ९, ३,
 ९^३; तै. २, १, ५, ९^३.
 प्रत्याम्(-ति/आम्), प्रत्यासते श. ३,
 ६, २, २०.
 प्रत्या(-तिऽआ)√ह, प्रत्याहरति शां.
 ४, १.
 प्रत्युक्ष्(-ति/उक्ष्), प्रत्युक्षति तै. ३,
 ३, ६, ३.
 प्रत्युच्चरण्य(-तिऽउच्च/चरण), प्रति...
 उच्चरण्यत्^३ शां. ७, २.
 प्रत्युच्छ्रि(-ति-उच्च/श्रि), प्रत्युच्छ्रयते
 श. ११, १, ३, ६; प्रत्युच्छ्रयन्
 श. १, ४, ४, ८.
 प्रत्युच्छ्रित- -तम् श. १३, ८, १, ८^३;
 -तम्ऽडव श. ३, १, १, २^३.
 प्रत्युत्था(-तिऽउत्थ/स्था), प्रत्युत्थिति
 ऐ. २, २०; श. ३, ९, ३, २३;
 प्रति...उत्थिति ऐ. २, २०;
 प्रत्युत्तस्यौ जै. १६८; प्रत्युदति-
 छन् जै. ६३^३.
 प्रत्युत्थायिन्- -यिनम् श. ११, ६, २,
 ४; -यी श. ११, ६, २, १०.
 प्रत्युत्थेय, या- -यः गो. १, ३, १९;
 -याः ऐ. २, २०^३; गो. १, ३, १९.
 प्रत्युत्तम्, म्(-तिऽउत्थ/स्तम्, म्),
 प्रत्युत्तमनुवोन्त ऐ. ७, १६;
 प्रत्युत्तमनुवन् ऐ. ४, १८^३.
 प्रत्युत्तविध- -व्यै श. १३, १, ७, ४;
 †तै. १, २, ३, २; ३, ८, ११, २; गो.
 २, २, ८.
 प्रत्युत्तम्- -म्भाय तां. १४, ४, ३;
 ५, ३.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)न/मृप्, प्रत्युत्संपेरन्
 शां. १८, ४.
 प्रत्युदि(-तिऽउत्थ/इ)प्रत्युदेति तां.
 २०, ५, ४, ५; प्रत्युदेत् शां. ६, १.

प्रत्युदूह(-तिऽउदूह/जह्), प्रत्युदूहति
 श. १, २, ५, १७^३.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/नै, प्रत्युद्वायति प.
 २, ४.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/अह्, प्रत्युद्गृह्णाति
 तां. ७, ७, १०.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/दीप्, प्रत्युद्दीप्यते
 श. ६, ६, २, १३; प्रत्युद्दीप्यत
 जै. ५^३.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/यम्, प्रत्युद्यच्छति
 तां. १४, १, १०; ११; २०,
 २, ४.
 प्रत्युद्यम, मा- -नाय तां. १२, ४,
 २२; -मायै शां. २९, ८.
 प्रत्युद्यामिन्- -मिनम् श. १, ५,
 २, २^३; ३, ३, ४, ५; ११, ४, २, १;
 -मिनी श. २, २, १, १६; का. १,
 २, १, १०; -मी शां. १८, १.
 प्रत्युद्यामिनी- -म् ऐ. ६, २१;
 श. २, ५, २, ३४; ३, ३, १०; १०,
 ४, ३, २२; १३, २, २, १५; का. १,
 ५, १, ३०^३; गो. २, ६, ३.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)द्/वद्, प्रत्युद्वाद्यन्ति
 श. १, १, ४, १३; १७; का. २, १,
 ३, १६; १९.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/कम्, प्रत्युपाक्रामत
 गो. २, ३, १२.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/धा, प्रत्युपदधान्
 श. ७, ४, २, ३६.
 प्रत्युप-धाय जै. ८८; ९१; ९२.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/श्रु, प्रत्युपश्रुणमः
 जैड. १, १२, ४, ३.
 प्रत्यु(-तिऽउत्थ)प/स्था, प्रत्युपतिष्ठते
 श. ३, ३, ४, २१; ९, ३, २९; ५, १,
 ५, २५; प्रत्युपतिष्ठन्ते शां. ११,
 ४; प्रत्युपतिष्ठौ प. ३, १;
 प्रत्युपतिष्ठामिं श. ३, ९, ३, १६;
 प्रत्युपतिष्ठन्त शां. २३, २; श.
 ४, ३, ४, १४; ११, ४, ३, ६.

† 'प्रत्याश्रावितुम्' इति सुपा. स्वरधिन्त्वः । † 'प्रत्यु-' इति सुपा. स्वरः ? । † तै. (१, ८, २२, १)

उच्चरण्येत् इति पाठः । अ. (७, २९, १) 'उच्चरण्यात्' इति पाठः ।

प्रत्यु(तिडड)प/ह्वे, प्रत्युपह्वयेत श.
 ४, ४, २, १६; प्रत्युपह्वयेत तै. ३,
 ३, ८, ४; प्रति... उपह्वयेत श. ४,
 ४, २, १६.^१
 प्रत्युप-ह्व- -वः शां. १३, ८; श. ४,
 ४, २, १६.
 प्रत्युप-ह्व- -तः शां. १३, ८.
 प्रत्युपे(तिडडप/इ), प्रत्युपयन्ति ऐ.
 ५, १६.
 प्रत्युपोद्दि(त→)ता(√वद्)- -ताः
 तां. १०, ७, २.
 प्रत्युपू(ति/उप्), प्रति... ओपतः श.
 १, ९, ३, २; प्रत्यौपत् तां. ७,
 ५, ११.
 प्रत्युष्ट, ष्टा- -ष्टम् श. १, १, २, २, ३,
 १, ४; तै. ३, २, २, २, ४, ३, ३, १,
 १; -ष्टाः शां. १, १, २, २; ३, १, ४;
 ९, ३, २; तै. ३, २, २, २; ४, ३, ३,
 १, १.
 प्रत्युष्य- -ष्यः शां. १, ९, ३, २.
 प्रत्युष्यमाण- -णाः तां. ७, ५, ११.
 प्रत्युह्य(√वद्) शां. ५, ५; श. ३, ३,
 ३, १०; १२, ४, २, ३; १४, ६, ९,
 २८.
 प्रत्युह्(ति/ऊह्), प्रत्युह् जैड. १,
 १७, १, ८; १०; प्रत्यौहत्त श. १०,
 ६, ५, ८; जैड. १, १७, १, ८; प्रत्यौ
 हत्त जैड. १, १७, १, १०; प्रत्यौ
 हन् जै. १६८; प्रत्युहेत्त शां. २, १.
 प्रत्युह्य- -म् तां. ८, ७, ११.
 प्रत्यृ(ति/ऊ), प्रत्यृपयति, प्रत्यृपयति
 श. १०, ५, ४, ४.
 प्रत्यृच- -म् ऐआ. ३, २, ४; शांआ.
 १२, ८.
 प्रत्ये(तिडआ/इ), प्रत्यायन्ति शां.
 १२, १; श. १४, ८, ६, ३; प्रत्यायन्
 गो. २, ६, १४^२; प्रति... आयन् गो.
 २, ६, १४; प्रत्येयातां तै. ३, ७,
 २, ३.
 प्रत्याय(त्→)ती- -त्याम् श. २,

३, ४, २; का. १, ४, १, १.
 प्रत्येत- -म् जैड. ३, २, ४, ९.
 प्रत्येत्य ऐ. ७, १२; ऐआ. ५, १,
 २^३; शां. ९, ४; श. ६, ७, ४, १४;
 ८, २, ८; ७, १, २, २३; २, १,
 १८; २, २; ३, २, १; ५, २, ३८;
 ९, १, २, १३^३; २, १, १८; २, १, ४;
 ३, १, ५, १, ४२.
 प्रत्ये(तिडए)-नस्- -नसः शां. १४, ७,
 १, ४३; ४४.
 प्र/त्रस्, प्रत्रसन्ति श. २, ४, १, १४;
 का. १, ४, २, ९^३; प्रत्रासीः श. १,
 ९, १, ५.
 प्र-त्वक्षस्- -क्षसः ऐ. ४, ३०; शां. २०,
 २.
 √प्रथ्, प्रथते तै. १, ४, १०, ९;
 ३, २, ६, ४; प्रथन्ते गो.
 २, ३, १८; पप्रथे तै. १, २,
 १, २१; पप्रथे तै. २, ५, ४, १;
 ३, ३, ९, १०; पप्रथः तै. २, ५,
 ४, १; प्रथताम् शांआ. ११,
 ८; शां. १, २, २, ८; का. २, २,
 १, ६; तै. ३, १, २, ४; २, ८, ४;
 प्रथन्तु श. ८, ६, १, ५^३; प्रथस्व श.
 ७, ४, २, ६; प्रथस्व श. १, २, २, ८;
 ६, ४, १, ८; ७, ३, १, ३२; ४, १, ९;
 २, ६; का. २, २, १, ६; तै. ३, २, ८,
 ४; अप्रथन्त तै. १, ४, १०, ९;
 प्रथयि तै. ३, ७, ६, १०; प्रथेमहि
 तै. १, ४, १०, ९.
 प्रथयति श. १, २, २, ८; ४, ५, २,
 १२; का. २, २, १, ६; प्रथयति
 श. १, २, २, ८; ६, ५, २, ३;
 १३, १, २, ३; तै. ३, २, ८, ४; ३, ७,
 ५; ८, ३, ६; गो. २, १, १७; प्रथ-
 यिष्यामः गो. २, १, १७; प्रथयस्व
 श. ७, ३, १, ३२; प्रथयत गो. २,
 १, १७; अप्रथयत्त श. ६, १, १,
 १५; ३, ७; अप्रथयत्त तै. १, १, ३,
 ६^३. पप्रथान- गद्र. पद्र.

प्रथन- -म् तै. १, २, १, ४.
 प्रथमान- -नः तै. ३, १, १, ३; २, ९;
 -नम् तै. २, ६, ८, २; ३, ७, ६, ५;
 -नाः तै. २, ६, ८, २.
 प्रथयत्- -यन्डड्व जैड. १, १२, ३,
 ४; -यन्तः ऐ. १, १९; शां. ८,
 ४; श. १४, १, ३, १३; तैआ. ४,
 ५, २.
 प्रथस्, सर्ग- -मः ऐ. १, ४; २८^३; २,
 १०; १२; २५^३; ३, ३२; ४, ८; १५;
 २५^३; ५, २^३; ऐआ. १, ५, २; ५, ३,
 १; शां. १२, ८; १३, ५; ६^३; २१, ४;
 २२, ४; ५; २६, १; ७; ११; २७, ७;
 श. १, ३, १, ९; २, ३, ४, १४; ४, ४,
 २५^३; ४, २, १, २७^३; २८^३; ६, ८, ५;
 १०; १३; १५; ५, ३, ५, ४; ७; ६, २,
 १, १८; ३९; ३, १, २८; ३, ६; ४, २,
 १; ४, १२^३; १३^३; ५, २, २२; ७, ३,
 १, २०^३; ५, २, ६; ८, २, १, ४; ३, ४,
 ११; ९, १, १, २५; २, ३, २८^३; ३,
 ४, १८; १०, १, २, २^३; ३; ४^३; ५; ४,
 २, २६; २९; ११, २, ६, ४; ७, १०,
 २१; ४, १, १०; १२, १, १, १; ११;
 २, १, ३^३; ४, १५^३; ७, २, १६; १३,
 ५, २, २३; १४, १, १, ५; १२; २,
 २२; का. १, ३, ४, १३; १४; ४, १,
 १२; तै. १, १, १, ५^३; २, १, १०;
 २३; ४, ६, ६; ८, ६, २; ८, ४; २, ४,
 ३, ३; १३; ८, ७; ३, ६, ७, १; १०,
 १; तैआ. १, ३, २; तां. २, ९, ३;
 १०, ५, १; २; ४; १७; १६, १, ३;
 १८, १०, ९; २५, १६, १; जै. १५;
 ९५; १३०; १४९; १६०; जैड. १,
 १६, २, ५; ४, १०, १, १; ४, २; ३;
 १२, २, १; सा. १, १, ८; १४; ४,
 १२; प. ३, ७^३; सं. १, १, १०; २,
 १, १५; ३, १९; गो. १, १, ३४; २,
 ८; ३, १०; ४, १; ५, २^३; ४^३; २, १,
 १७; २, २^३; ४, ११^३; -मम् ऐ. १,
 १९; ३, २^३; ३४; ४, १६; २१; २९;

† मुपा. स्वरः पर्यालोच्यः । † 'उणा०' ५, ६८ द्र. । '←प्रन्तम-' इत्यन्वितः ।

५,४;१६; ६,१८; २४^३; ७,१६;
 ऐआ.१,१,१; ३,३^३;६^३;८; २,५,
 १;५,१,५; शां. ३,६;९;५,५;७,
 ८;८,४^३;१२,२; १५,३; १९,३;
 २०,२;२१,५;२२,१;२५,७;१३;
 २६,१२^३;१६^३: ३०,८; शांआ.२.
 १:१२,८; शा. १,६,१,६; ७,३,
 १२;८,२,१०;११; २,२,१,१६^३:
 ३,२,९;४,३: ३,२,२,८;६,४,
 ११;९,१,६;२४;२५; ४,२,३,४;
 ५;५,१,४; ६,३,१; ५,४,४,९^३:
 ६,१,१,८;१०; २,१,१८; ३,१,
 १२;२०;४,४,१३^३;६,४,१; २;७,
 ४,३^३;४;१४; ७,४,१,१४;५,१,
 ३०^३;२,६;११; १४; ३२^३:३५^३:
 ८,२,१,४;४,१६;१८; ४,१,२,६;
 ९,१,१,११;२,१,२३; ३,१,१८;
 १९;४,३,५^३; १०,१,२,३;५; २,
 ३,१७;१८:३,५,७;११,१,६,४^३:
 २,७, ७;८; ११;२२; १२,२,२,
 १२; ४,२;१३, ५,१, १७; ६,
 १,८; १०; ११; ७,१,३; १४,
 १,२,३^३; ३,१, १६: ८,१५,९;
 का. १,२,१,१०; तै. १, ३,१,७:
 ४,४,८;५,२,७^३; ६,७,५^३; ७,७,
 ४;८,५,१; २,१,६,४: १०,१:२,
 ८,४; ४,१,१०; ८,१,४;२,७;८,
 ८;९,५; ३,१,१,५; ६,१०,१:७,
 १,८; ८,१८,६: १२,३,१; तैआ.
 १,२३,१;२,१९,१;५,१,१;६,१,
 १; १०, १,१०; १०, २; तां. ६,
 ६,८; १०, ५,३:९; १६, ५,२४;
 १८,८,१; २०,२,१;३,१^३; ८,१;
 ९,१; ११,२; १४,१; ७; १६, ९;
 २१,५,४; ७,४; ९,६:८; १०,१:
 ११,१;१३,१;२५,१,१:२,१; जै.
 १५७^३;१८२; जैउ. १,३,१,४;३,
 २,४,१; ३,१,२: आ. १, ४७९;
 ४८०:५५५; सा.१,२,९;३,२:५,
 ८;२,१,४;३,११; प. २,१;२;३;

४, ६; गो. १, १, ३४; २, ९;
 १८; २१^३; ३, ७^३; ९^३; ११;
 १२:५,१; २,१,२०;२३;५,१०^३;
 ६,१;११; -मम्-मम् शां. १८,
 २; -मया ऐ.२,३,७; ४,७; ऐआ.
 १,१,२;४;२,२;३,५;८; शां. ३,
 २;१,७;७,१०;८,१;२;९,२;४;६;
 १०,२;६;१२,३;१४,२; १९, ४;
 शा.५,३,५,२९;८,५,२,१५; १३,
 ५,१,१७;६,१,३^३; का.१,४,१,७;
 तां. २,१,१; जैउ. ३,३,१,५; प.
 ३,२^३; गो. १,१,१७; २, १,२५;
 -मस्य ऐ. ४,२९^३; ३०^३; ५,४;
 १६; ७,१६; शां. १९, १०;२०,
 २^३; २२,१^३; २४, ५^३; २६, ८^३;
 १०^३; २८,२; १०; शा. ३, ९,१,
 २६; तै. २,८,८,१२; ३,९,१६,
 ४; तां. ९,१,४; १०,६,१: ८,१;
 ९,१; १०,१;११,१; २१,९,१२;
 १५; -मस्या: जै. १५५; १०७;
 -मा ऐ. ३,१८;२३;२५;३२;३५,
 ४,४; शां. २,२;८,६;१५,३;१६,
 ४: शांआ.२,५; सा.१,८,२,१०^३;
 २, ३,४,१६; ४,७,१,२७; २८^३;
 ५,३,४,३;६,१,२,३०;२,१,२०;
 २,१७; १८;३०^३; ५,३,१^३; ६,३,
 १; ७,४,२,४;२५^३;३०;८,१,१,
 १;२,१,१;४;७;५,२,७-१०;१५;
 ४,१२;७, १,१०^३; १८^३;४, १२;
 १९; १०, १,१,७; ५,३;२,५,९;
 ४,३,१४; ११,२,७,६; तै. १,१,
 २,८;८,८,२;२,४,३,१३;७,१०;
 ५,५,३; ८,१०;६,८,३; ३,६,३,
 ३; तां. २,३,१^३; ८,२^३; ३,९,२;
 ११,२;७,७,५; ८,८,२६; १८,८,
 १६; २४, १०, २; जै. १०२;
 १३७^३;१४९; जैउ. १, १७,२,८;
 सं. २,२,१; १५; १६; प. २,२^३;
 ३,३; गो. १, १, २५; २, ३,२०;
 -मा: तै. ३, ७,५,१;११,२,१;

-मा: ऐ. ३, ४२; शां. ८,३; शा.
 १, १,३,७; ५,२, २,२; ८,३,३,
 ११;४,१,८;५,३,५,४,७; १०,२,
 ६,११;४,३,१७; १२,८,२,३५^३;
 ३,३०^३;९,१,१०; का. २, १, ३,
 ५; तै. २,२,४,३;५,६,५;६,५,७;
 ७,१७,१;३,१२,९,७; तां.२,१०,
 २; गो.२,६,१२;-मात् शा. १,७,
 २,२०; -मान् शा. १,६,१,५;७;
 ९^३;५,५, ३,१;६;-मानि ऐ. १,
 १६; ४,६; शां. २७, ७; शा. ६,
 २,२,३०;३,१,११:८,१,३,५;९,
 ३,१,१७;३,१९; १०, २,२,२;६,
 १२:५,४,८; तै.२,५,४,१; तैआ.
 ३,१२,७;तां.९,१,४;गो.२,५,२:
 -माभ्याम् शा. ९, ५, २, ४; जै.
 १५२;-माम् ऐ. १,१३^३; १६^३;
 २३:२८^३; २९^३; ३०; २,२^३;१९,
 ऐआ. १,३,३;६; शां. ३, २; ७,
 ४^३;८;८,१:९,४^३;५^३; शांआ. २,
 १; शा. १,३,५,६^३;१३;८,२,११;
 २, २,१,४; ३,४,१७^३; ३, ८,२,
 २५;६,२,३,१;१०;६,३,१;७,१,
 १,२,१; २,२,९;३,२,४; ४,२,६;
 २७; ८,२, १,१; ६,३, १; ७,४,
 १२;१९; ९,२,३,३;७; १०,१,४,
 २: ११,२,१,४; ७,७; १२,८,२,
 ८:११;१३,३,४,३; ८,२,६;१४,
 १,२,५; ४,१,१३; का. १, २,१,
 २;३,१, २०; ४,१, १४; तै. ३,
 ८,११,३; ११, ८,२; ४; १०,१;
 १२,२,९;४,७; जैउ. २,४,२,२;
 गो. १, ३, ११; १२; २,३, ११;
 -माय ऐ. १,३०; शां. ९,५; सा.
 २,२,४,१६^३; ३,६,१,२९; ४,३,
 ४,२०^३; का. १,२,४, १२^३: १३;
 तै. ३, ३, ८,८; तां. २१, १, २;
 -माया: ऐआ.५,३,१; तां. २,९,
 ३:७,७,१: १^३,१०,५; प. २,२;
 -मायाम् ऐआ.५,१,६;शां.१^३,३:

श. १,४,३,११; ४, २,१, ३३;
 ८,१,१,१;६,२,१६;७,२,१७;९,
 ५,१,३६; तां. ७, ७,७; १८,३,
 २; जै.२११; आ.१; -मायै शां.
 १,१; श.६,२,३,२;८,५,२,१६;
 ६, ३,१;७, १,१०; १८; -थमे
 ऐ. १,१०;२,३५;३७; ४,२९;
 ३०; ५,४;१६; ६,१९; २८;
 ऐआ. १,३,७; शां. २२,१;२४,
 ८;९;२६,९;३०,४;१०; श. १,
 ४,४,१; ५,४,१२; ३,२,२, १४;
 १५; ४,१,१,७; २,१,२८;५,४,
 १३;८,१;४;८,७,१,११;२,४;५;
 १२; ९,१,१, २१; १०, २,२,२;
 तै.१,२,२,३;८,१,१;२,७,११,१;
 तैआ. ५,१२,१; १०,१,१५; तां.
 १०,७,२; २०,१५,९; १३; २१,
 १,२;२५,१८,५; जै.२०३;२०७;
 गो. १,३,७;९; २,६,१; ५;८;
 -मेन ऐ. ४,१;५; ६; ५,४; शां.
 ८,८; २०,२; २२,१; शांआ. २,
 १; श. १,१,१,१२; १४;२,१३;
 ३,९; २,१,४,२७; ३,६,३,३;९,
 ९,१,२७;६,८,१,१५; १२,८,३,
 १८; का. १,१, ४,२४; २, १,१,
 ९;११; २,१२; तै. २,३,१, ३;
 ३,९,९,१; तां. ६,४,१;१०,१२,
 १; २०,१६,१; जै. २३; सा. ३,
 २,५;७,२; गो. १, १,१६; -मेपु
 ऐ. ४,२९; शां. १७,८; गो. २,
 ५,२;५; -मै; तां. ९,१,५; गो.
 २,५,१; -मौ शां. ५,२;२२,१;
 श. ३,८,२,२५;४,२,५,३;३,१,
 ८;३,२; ९,३,१,१०; तां. ९,१,
 ३६; जै. १६०.
 प्रथम-कर्मन्- -मै शां. ४, १४;
 ५,२.
 प्रथम-गर्भ- -र्भा: श. ४, ६,१,
 ११;१३; ५,४,५,२०;.

प्रथमज्जा- -ज: श. २,४, ३;
 १३;५,१,२१; का.१,३,२,११;४,
 ३,१७;तै.१,६,१,११;३,२;-जम्
 शां.४,१४;५,२; श.६,१,१,१०;
 ८,६,१,५; १४,८,५,१; तै. ३,
 १२,३,१; -जा: ऐ.७,३०; श.८,
 ६,१,५; ६-९;९,४,४,४; ५,१,
 ४५; १४,१,२,१०; तै. २,८,१,
 ४;८,१;५; ३,७,६,९; १२,३,२;
 तैआ. १,२३,९;२,६,१; ४,२,३;
 ९,१०,६; १०,१,४; तां. २१,३,
 ७; गो. १,२,९; -जाम् तै. १,
 ६,३,२; २, ५,४,२; ३; ८,१,३;
 तैआ. ३,१५,२.
 प्रथम-जात- -त: ऐ. १,१६.
 प्रथम-त्सु(-) शां. ९,१; ११,८;
 १९,८;२८,३; जै. १०१;१५७;
 जैउ. १,११,१,९.
 प्रथम-दक्षिणा- -णा: गो. १, २,
 १७.
 प्रथम-पद- -म् गो. १, ३,५.
 प्रथम-द्वघ- -म् श.२,२,४,१५;
 का. १,२,४,११.
 प्रथम-द्वितीय-तृतीय-स्वर- -रा:
 सं. २.
 प्रथम-निर्मिण्ण(-रु/भिद्)- -म्
 जैउ. ३,३,४,८.
 प्रथम-भक्ष- -क्ष: श. ३, ९,४,
 १५; -क्षम् श. ३,९,४,१६.
 प्रथम-यज्ञ- -ज्ञे शां. ८, ३; श.
 १४,२,२,४४;४५; गो. २, २,६.
 प्रथम-यावन्- -वा तै. ३, ६,
 २,१.
 प्रथम-रात्र- -त्रात् शां. १७, ८;
 तां. ९,१,५; गो. २,५,५.
 प्रथम-रूप- -म् शां. १८,२.
 प्रथम-वयसिन्- -सी श.१३,१,
 ९,८.
 प्रथम-वपट्कार- -र: श. ४,१,

३,४;१०;११.
 प्रथम-वादिन्- -दी ऐआ. १,३,
 ३;६.
 प्रथम-पष्ठ- -ष्ठे सा. १,४, १८.
 प्रथम-स्वर- -रा: सं. २; -रै:
 आ. १.
 प्रथमा(-मऽअ)-र्हण- -म् गो. १,
 ३,५.
 प्रथमा(-मऽअ)-व-शान्त- -न्तेषु
 श. ४,५,२,१७.
 प्रथमाह(-मऽअहन्)- -म् श.
 ३,४,४,२६;१०,२,५,१३.
 प्रथमो(-मऽउ)-त्तम्,सा- -मे शां.
 १६, ११; २१, ५; श. १४, ८,
 ६,२; आ. २, ७, १; सा. १,४,
 १४.
 प्रथय- -यस्य तै. २,८,७,१०.
 प्रथस्- -थ: ऐ. १, २१; श. ८,७,
 ३,१८.
 प्रथस्वत्- -त् श. ८, ३,१,९;७,
 ३,१८.
 प्रथस्वती- -ती श. ७, ४, २,६;
 -तीम् श. ७,४,२,६;८,३,१,९;
 ७,३,१८.
 प्रथ-स्तु- -स्तु: तै. ३,७,५,३.
 प्राथिष्ठ,ष्टा(←पृथु)- -ष्ठ: श. १२,
 २,४,६; -ष्ठम् गो. १,५, ४; -ष्टा
 गो. १,५,४.
 प्रथीयस्- -याँस: श.११,४,१,५;
 १३; गो. १,३,७;९.
 प्र-दक्षिण- -म् ऐआ. ५, १,१;२;३;
 तैआ. २,२,१; प. ५,१०; सा.२,
 ४,७; ३,३,५;४,१०.
 प्रदक्षिणित् तै. २,७,१२,४;३,६,
 ११,३.
 प्रदग्ध- प्र/दह् द्र.
 प्र/दग्ध,प्रदधिव्यन्ते जैउ. ३,४,१,४.
 प्र-द्वघस्(ःकसुन्) श १३, १, ३,
 ४;२,१,६; तै. १,३,७,७.

‡ 'ड' प्रत्यये 'विट्' प्रत्यये च स्त्री पुँलिङ्गयोर्भयथा रूपाणीत्युक्तम् । † 'प्रथमं दक्षिणाः' G. सुपा. ।

⊕ कि.वि.; प्रदक्षिण √इ+ क्विप् द्र. । § 'प्रदघोः' इति सुपा. चिन्त्यः ।

प्र/दद्, प्र...ददामहे ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, २; प्र...दद्विरे ऐ. ५, २०; शां. २६, ८.

प्र-दृ(√ह)- -रः तै. १, ५, १०, ७; -राः ऐ. ६, ३५; श. ११, २, ३, ८; गो. २, ६, १४; -राव श. १३, ८, ३, १०; तै. १, ५, १०, ७; -रे तै. १, ६, १, ३; ७, १, ९; २, २, १, ७.

प्र-दृव्य- -व्येनां श. १२, ५, १, १५.

प्र/दह, प्रदहति शां. ७, ३; श. २, ६, ३, १५; ४, १, २, १४; प्रददाह जै. ६१; प्रधक्ष्यति तै. २, ३, ७, १; जै. ११; प्र...धक्ष्यति ऐ. ७, २६; तै. १, १, ३, ११; ५, ७; प्रध-क्ष्यतः श. ७, ४, १, १८; प्रदहाव् श. ६, ७, १, ९; प्रदहानि शां. ७, ३; प्रादहव् जै. १८०; प्रदहेत् श. २, २, १, २; १४, २, २, ४५; ५४; का. १, २, १, १; तै. ३, २, ४, ४; तां. ४, ६, ७; प्र...दहेत् श. ३, ७, ४, ११; प्रधाक्षीत् गो. १, १, १३||.

प्रदह्यते श. ६, ७, ४, ८; ७, १, १, ४२; प्रदह्येत श. १४, २, २, ५४.

प्र-दग्धा(-ग्धाऽआ-)हुति- -तिः श. ११, ४, २, १६.

प्र-दग्धोस्(ः) श. १२, ५, १, १५.

प्र-दह- -हः तै. १, ३, १, ४; ६; ३, २, ८, ५.

प्र-दहव- -न् गो. १, २, २१.

प्र-दाह- -हाव् जै. ११.

प्र/दा, प्रददौ ऐ. ६, १४; शां. १५, १; श. २, १, १, ६; ४, २, ५; ३, ६, २, १०; ११; ५, १, १, २; ११, १, ८, २; ४, १, ८; का. १, १, १, ४; ३, ३, ५; तै. २, ३, १०, ३; प्रददुः श. ११, ५, १, १३; गो. २,

५, १०; प्रदास्यति शां. ३, ८; प्रदा-स्यन्ति श. १, ६, ४, १७; जै. २, ४, ३, ७; ८; प्रदास्यामि तां. २०, १५, ६; जै. ७३; जै. १, ३, १, ४; गो. १, ३, ६; प्रदास्यामः शां. २८, ७; प्र...ददात् श. ५, २, २, ११; प्रादात् ऐ. ७, २८; तै. ३, २, २, ७; तां. १, ८, ७; जै. १४०; सं. २, ३, १७; प्रादाः जै. १, ४, २, ९; ६, २, ९; प्रादाम् जै. १०१.

प्रदीयते शां. ७, ३; श. २, १, २, १२; ८, ६, १, २०; ९, २, ३, ३०; ११, २, ४, ६; का. १, १, २, ८; प्रदीयते श. ९, ३, ३, १४; १३, ५, १, १७; तां. ६, १०, १८; ७, ३, २, ६; ११, ५, २, ६; १२, ११, १४; १५, ५, २, ३; जै. २, ३; १०३; जै. १, १८, ३, ६; सा. २, ६, १२; प्र...दीयते श. २, १, २, १२; ११, २, ४, ६; का. १, १, २, ८; जै. ३, २, १, १; ४; प्र...दीयताम् का. १, २, २, ८; प्रादीयत् जै. २००; प्रदीयेत् जै. २३; प्र...दीयेत् श. २, १, २, १२.

प्रदापयति तै. १, ७, १, १; ३, ७, १, ५; तां. २१, ३, १; प्रदापय तै. २, १, १, ३; तै. ४, ८, २; ५, ७, ३.

प्र-दावृ- -ता शां. ४, २; श. ११, १, ४, ४; तै. ३, १, १, ८; १०, १, १; ९, ७; १०, ३; तां. १७, ९, २; गो. २, १, ९; ६, ७; -तारः तै. १, ७, ३, १; -तारम् श. ४, ३, ४, २०; तै. ३, ११, ४, १; -त्रे शां. ४, २; श. ११, १, ४, ३; तै. ३, २, ३, ७.

प्र-दान- -नम् श. १२, ८, १, १७; तै. २, २, ११, ५; जै. १०१; ११७; -नात् ऐ. २, १, २.

प्रदानान्त- -म् गो. १, ५, २३.

प्र-दापयितृ- -त्ता तै. १, ७, १, १; २, ३; ४; ३, ७, १, ५.

प्र-दाय श. १, ८, १, १३; ३, ६, ३, ४; ११, १, ८, ३; १२, ८, १, १७; १४, ९, ४, २८; तै. २, २, १०, २; सा. ३, ९, ८.

प्र-दाव्य- -व्यः गो. २, ४, ८; -व्यम् शां. १६, ७; -व्ये गो. २, ४, ८.

प्र-दास्यत्- -न् शां. ३, ३.

प्र-देय- -म् जै. १, १८, ३, ६.

प्र-दिव्- -वः तै. २, ४, ३, १२; ३, ६, ११, २; गो. २, २, २१; -वम् शां. २०, १; -वे तै. १, २, १, १२.

प्र-दिश- -शः श. २, ४, ४, २४; ३, ८, ३, ३५; ६, २, १, २६; का. १, ३, ४, १४; तै. १, २, १, १; २, ४, ६, ११; ५, ६, २; ८, १, ३; तै. आ. १, ९, ७; २, ३, ९; ३, ११, २; १२, ७; ४, ९, ३; ५, ८, ३; १०, १, ३; ४; -शम् श. ९, २, ३, २५; तै. १, १, ७, १; ८, ५; २, १, २२; -शा तै. २, ६, ८, २; ३, ६, ३, २; ४; -शि तै. ३, ६, ३, ४.

प्र-दिशवृ- -न् तै. २, ४, १, ४.

प्र-दिश्य शां. १९, १०; श. ९, ४, ४, १७.

प्र/दी, प्रदीदयत् तै. २, ७, १३, २१.

प्र/दीप्, प्रादीप्यत् श. ९, २, ३, ३७.

प्र-दीप्त- -प्तः श. २, ३, २, ११; ३, ५, २, १; ६, ३, ६; -प्ताः श. ६, ३, ३, १.

प्रदीप्त-तर- -रः श. २, ३, २, १०.

प्र/दुह, प्रदुष्टे तै. आ. १०, १, २.

प्र/दृग्(->पद्य्), प्रपद्यति प. १, ७; प्रापद्यत् ऐ. २, ६; श. ८, ४, ४, २; प्रापद्यन् श. ३, ८, ३, १२. प. १, ७. प्रदृश्यते शां. १८, ३; तै. आ. १, २, ३; ६, १.

प्र-पृश्यत्- नृ तै. २, ५, २, १.
 प्र/दृ, प्रादीर्यन्त ऐ. ६, ३५.
 प्र-देश- प्र/दा द्र.
 प्र-देश- शाः दै. १, १९.
 प्रदेशिनी- न्या शां. २, २; -न्याम्
 शां. ३, ७.
 प्र-द्यु- -द्युः जै. ११४.
 प्र/द्युत्, प्रद्योतते श. १४, ७, २, ३.
 प्र-द्योत- -तेन श. १४, ७, २, ३.
 प्र/द्गु, प्रदुद्राव श. १४, ९, १, ५; प्रद्व
 तैआ. ६, ४, २; जैड. ४, १, १, १;
 प्र...द्रव तां. ११, ३, १; सा. १,
 ४, ९; प्राद्रवत् तां. ९, २, २२;
 जै. १७, २, ११; प्राद्रवन् जै. १८७;
 २०३.
 प्र-द्रवत्- नृ शां. १२, ३.
 प्र-द्रुत- -त्ताय तै. २, १, २, १२.
 प्र-धन- -नेषु तैआ. ६, ३, २.
 प्र/धन्, प्राधन्वत् श. १,
 २, ३, १; का. २, २, १, १५;
 प्र...धन्वत् श. १, २, ३, १;
 का. २, २, १, १५; प्राधन्वन् श.
 १, ५, १, २०; ३, ५, १, ३१; ३२;
 प्राधन्विषुः श. १, ३, ३, १३.
 प्र/धम् प्र/ध्मा द्र.
 प्र-धर्ष्य/प्र/धृषु द्र.
 प्र/धा प्रदधाति तैआ. ५, २, ३; तां.
 ८, ६, ११; प्रदध्यात् तैआ. ५, २,
 २; प्रदध्युः तां. ८, ५, ५.
 प्र-धि- -धिः श. १४, ४, ३, २२;
 -धिना श. १४, ४, ३, २३; -धी
 ऐ. ४, १५.
 प्र/धाव्, प्राधावति तैआ. ६, ३, २;
 प्राधावत् श. ४, ४, ५, २३; जै.
 १२७.
 प्राधावयति जै. १२; प्र...धाव-
 यति श. २, ४, १, ६; १२; का. १,
 ४, २, ३; ७; प्र...धावयन्ति जै.
 १२; प्राधाव्यान्चकार श. ११,
 ६, २, ४, ५; जैड. ३, २, ३, ५; ४,
 ८; प्र...धावयेत् तै. २, ३, ९, ९.

प्र-धावयत्- -यन् जै. ८७.
 प्र/धू, प्रधूनोति तां. २, १३, २; प्रधू-
 नुतः तां. १०, २, ५; प्रधूनयात्
 तां. २, १३, २.
 प्र/धृषु, प्रधर्षयति शांआ. १, ८.
 प्र-धर्ष्य शांआ. १, ८.
 प्र/ध्मा, प्रधमन्तु तै. २, ५, ८, ४.
 प्र-धमित- -म् जै. ६२.
 प्र/धै, प्रधयायत मं. २, २, ८.
 प्र/ध्वंसु, प्रध्वंसयति श. ७, ३, १,
 २३; प्रध्वंसयाञ्चक्रे जै. १९८;
 प्रध्वंसयस्व जै. १९८.
 प्र-ध्वंसन- -नः श. १४, ५, ५, २२;
 ७, ३, २८; -नात् श. १४, ५, ५,
 २२; ७, ३, २८.
 प्र-ध्वंसयत्- -यन् ऐआ. ३, २, ३.
 प्र-ध्वंस्य श. ४, १, १, २८.
 प्र/पत्, प्र...पतन्ति तां. १४, १, १२;
 प्र...पतिष्यति श. ३, २, १, ९;
 प्रापत्न् ऐआ. २, ४, २; प्रपत्तेत्
 श. ११, ५, १, ८; प्र...पतेत् श.
 ५, ५, १, २; ११, ५, १, ८; प्रपत्तः
 श. ११, ५, १, ९.
 प्रापत्यति श. ३, ३, ४, १५.
 प्रपिसेत् श. ११, १, १, ३.
 प्र-पतिष्यु- -ष्णुनि जैड. १, १५, ३,
 ५.
 प्र-पथ- -थे ऐ. १, ९; ७, १५; तै. २, ८,
 ५, ३; ४; तैआ. ६, १, २.
 प्र-पथ्य- -थ्याय श. १३, १, ८, ६;
 तै. ३, ८, ११, २; तैआ. ४,
 १६, १.
 प्र/पद्, प्रपद्यते ऐ. १, १३; ३०; ७,
 २२; ८, ११; शां. १३, १; श.
 १, ६, १, १९; ३, ४, ४, २२; ८, ६,
 १, २३; १३, ४, १, ८; जै. १२७;
 प. १, ४; गो. २, २, १८; प्र...
 पद्यते श. ४, ३, १, ९; प्रपद्येते
 श. ७, ४, १, ४३; प्र...पद्येते श.
 ४, २, ४, २२; प्रपद्यन्ते शां. २७,
 ६; श. ३, ४, ४, २१; का. १, ६,

२, ८; तै. १, ६, ९, ९; तैआ. १,
 ८, २; ६; प्रपद्ये ऐ. ७, २२; २३;
 २४; तै. २, ४, २, ४; ३, ५, १, १;
 ७, ७, ३; तैआ. २, १९, १; ४,
 ४२; २; १०, १, १२; १६; सा. ३,
 ८, २; मं. २, ४, ५; ६; ६, ९; प्र...
 पद्ये तै. २, ३, १०, २; प्रपद्यामहे
 तै. १, ६, ९, ९; प्रपद्यानि तैआ.
 १०, ४३, १; प्रपद्यस्व श. ८, ५,
 ३, १; ११, ५, १, ११; प्र...पद्यस्व
 तैआ. ७, ४, ३; प्रपद्येथाम् श.
 ७, ४, १, ४०; प्रपद्ये ऐआ. २,
 ४, ३; प्रापद्यत ऐआ. २, १, ४;
 ४, ३; श. ८, ५, ३, १; जै. १२८;
 प्रापद्येताम् श. ७, ४, १, ४०;
 प्रापद्यन्त श. ७, ५, १, २१; ८, २,
 २, ५; ६, १, २३; १०, ३, ५, १; २;
 प्रपद्येत श. २, ३, ३, १४; ३, ९, ३,
 ३३; प्रपद्येत श. ११, १, १, २;
 जैड. १, १, ५, ७; प. ३, १; प्र-
 द्येयाताम् श. ४, ३, १, ९.
 प्रपाद्यते श. ८, ४, ३, २०; ५, ३,
 ३; प्रपाद्यति श. ३, १, २, २१;
 ३, २८; ३, ४, ३०; ६, ३, १७; ५,
 १, २, १६; ६, ६, २, ४; ८, २, २, ६;
 ४, ३, २०; १३, ८, १, ५; प्रपाद्यति
 श. ३, ६, ३, १७; प्रपाद्यन्ति ऐ.
 १, ३; शां. ९, ६; २७, ६; श. ५,
 १, २, १६; प्रापाद्यत श. ७, ५,
 १, २०; श. ८, १, १, ६; ९; २, ३;
 ६; ९; ४, ३, २०; प्रापाद्यन्त ऐ.
 ३, १५; प्रपाद्येयुः शां. २७, ६.
 प्र-पद्- -पत् ऐ. ६, १; -पदः शां.
 ११, १; मं. २, ६, ४; -पदम् ऐ. ८,
 १०; ११.
 प्र-पद्- -दाभ्याम् ऐआ. २, १, ४;
 -द् ऐआ. २, १, ४; -द्नेन शां.
 ९, ४; श. १०, २, २, ६.
 प्र-पदन- -नम् जै. १२७; -नाय
 जैड. ४, ११, ३, १.
 प्र-पृद्य शां. १८, ९; श. ३, ५, ३, १०

४, २, ५, १२; ३, ५, २१; १३, ५, २,
११; २३; ३, ७; १०, २, ३, १; ५, १;
२^२; तां. ४, ९, ४; जैड. १, ४, ४,
१०; ११; १८, ४, २; ३; १२; ३, १,
२, ३.

प्र-पृद्यमान- नम् श. ७, ५, १, २०.
प्र-पृद्य- न्तः जै. ९९; -न्तम् ऐ. ७,
२२^२; जैड. २, ४, ३, ३; गो. १,
३, ६^२; -न्त्राय शां. ९, ६; -न्त्रे
ऐआ. २, १, ४^२.

प्र-पादयत्- -यन् श. ३, ३, ४, ३०.
प्र-पाद्य ऐआ. ५, १, ३; वा. ३, ४, १,
५^२.

प्र-पाद्यमान- नाय शां. ७, १०; ९,
६; -ने ऐ. १, ३०; शां. ९, ६.

प्र/१पा, प्रपिवन्ते ष. ३, १.

प्र-पा- -पा तै. ३, १०, १, २.

प्र-पितामह- -हः जै. १८१; -हम् श.
२, ४, २, १६; २३; ६, १, २, ४; ४१;
का. १, ३, ३, १४; १९; ६, १, २३;
२७; तैआ. ६, ६, १; ष ४, ६; -हाः
तै. २, ६, ३, ३^२; ३, ७, ४, १०; -हान्
श. १२, ८, १, ७; -हाय श. २,
४, २, १९; ६, १, ३६; का. १, ३,
३, १६; ६, १, २४; -हेभ्यः श.
१२, ८, १, ७; तै. २, ६, ३, २.

प्रपितामह-लोक- -कै श. १२, ८,
१, ७.

प्र-पित्व- -त्वे शां २५, ८; तै. २,
८, ९, ८^२.

प्र/पिन्व्, प्रापिन्वन् शां. १५, ३.

प्र-पीड्य(√पीड्) श. ११, ५, ५, ११.

प्रपीन- प्र/प्याय् द्र.

प्र-पृन्वत्(√पृन्व्)- -न्वन् तै. २, ५,
४, ५.

प्रपृथक् गो. १, ५, २४.

प्र/पृ, प्रपृथ्येत् गो. २, २, ५.

प्र/प्याय्, प्रप्याययति श. १, ७, १,

३; २, ६, ३, ७; का. १, ६, ३, ५.
प्र-पीन, ना- -नाः तै. २, ८, ९, ९;
-नाम् श. ९, २, ३, ३८; -ने तै.
३, ७, ९, ९.

प्र-प्याययित्- -ता श. १, ७, १, ३.

प्र-प्रवसाण(√पु)- -णः जै. १९०^२.

प्रपी- -म् तां. ८, ६, ११.

प्र/प्रोथ्, प्र...प्रोथयति तां. १८, ९,
११; प्राप्रोथत् तां. ८, ४, १.

प्र-प्रोथ- -थाः तां. ८, ४, १.

प्र/प्लु, प्रप्लवते जैड. ४, ८, १, ११;
प्रप्लवन्ते ऐ. ६, २१; जै. ५५;
गो. १, ४, २३; २, ६, ३; प्रप्लवस्व
तैआ. १, २७, १; प्रप्लवेरन् ऐ. ६,
२१.

प्रप्लावयति श. ४, ५, २०; ष.
३, ८; प्राप्लावयत् श. ६, २, १,
७; प्रापिप्लवम् श. ६, २, १, ८.

प्र-प्लावन्- -नान् ऐ. ७, १२.

प्र-प्लाव्य जै. १२७.

प्र-प्लुत- -तः श. १२, ६, १, ३६.

प्र-फर्वी(√)- -र्व्यम् श. ७, २, २, ११.
१४, ९, ४, १८.

प्र/वन्ध्, प्रवधनीते श. ३, २, ४, १४.

प्र-वद्ध- -द्धम् श. ५, ३, १, १०; -द्वाः
जैड. १, ६, १, ५^२.

प्र-वृध्य श. २, १, २, १४; ३, २, ४, ८;
४, ३, ४, ६; ७; ९, १, २, २५; १२,
४, ४, ६; ७; का. १, १, २, ९; तै.
१, ४, ४, १; ष. २, ९.

प्र-वर्हम्- प्र/वृद् द्र.

प्र-वल- -लः गो. १, १, ३०; -लम्
तैआ. २, १३, १; -लम्इव श. ११,
५, ६, ९.

प्र-वावधा(न→)ना- -ना शां. २६, १५.

प्र-वाहुक् ऐ. १, २९; ४, २२; तै. २, ७,
१८, ३.

प्र/वुध्, प्रवुध्यते श. १०, ३, ३, ६;

प्रवुध्यन्ते श. ४, १, २, २५; प्रवु-
ध्यामहे श. ३, २, २, २२.
प्रबोधयति शां. १, ४.

प्र-वुध्- -धे श. ३, २, २, २२.

प्र/वृ(वृ)ह्, प्रावृहत् तां. ७, ५, ७; ८;
१२^२; १६; १७; प्रावृहत् शां. ६,
१०^२; ११.

प्र-वर्हम्(णमुल्) श. १, ३, ३, १०.

प्र-वृह्य तां. ७, ४, २; १६, ४, १.

प्र/वृ, प्रवृते ऐ. १, २८; श. १, ४, ४,
२, १; जैड. ३, ३, ४, १; प्रवृवीमि
तै. ३, ७, ४, ६; ७^२; ६, २; सं. १,
६, ९-१३; गो. १, १, ३२; प्रवृमः
ऐ. ६, ३४^२; ऐआ. ३, २, ६^२;
शांआ. ८, ११; श. ३, ५, १, १५;
जै. १३६; प्रवृवीतु गो. १, १,
३१; प्रवृतात् ऐआ. ५, १, ५; श.
१, ७, १, १०; प्रवृहि ऐ. ६, ३४;
वा. ३, ३, ३, ३; ५, १, १३; तैआ.
१, ८, ५; जै. १३६; गो. २, ६,
१४; प्र...वृहि तै. ३, ७, ४,
१६; जै. ६; प्रवृत् जैड. ३, ४, ३,
१^२; प्र...वृत् श. १, ५, १, २६;
प्र...वृवाम श. २, २, २, ११;
तैआ. ४, ४२, ५; १०, १०, २;
प्रावृवीत् श. ६, ३, ३, ९; तां. ६,
९, २२; प्रावृवन् तां. १६, १२,
१; प्रवृवीत् जैड. ३, ३, ४, ३;
प्रवृयात् ऐआ. ३, २, ६; ५, ३, ३^२;
शांआ. ९, ७; तै. १, ६, ५, २; तैआ.
५, ५, ३; तां. १३, १२, १४; सं. ३.

प्र-भग्न(√भञ्ज्)- -म् तां. ७, ६,
१६; सं. १.

प्र-भव(√भू)- -वः ऐआ. ३, २, ६;
शांआ. ८, ११; -वात् तैआ. १, २, १.

प्र-भुवत्- -वन् तै. ३, १०, १, २.

प्र/भा, प्रभाति ऐ. ४, ९; प्र...भाति
तैआ. ६, ३, १; प्र...भाहि तैआ.

† सु. पाठ आद्यन्तोदात्तरूपं द्वैस्वर्यमशुद्धम् । तु. य. ३४, ३७ द्र. । † 'प्रवृद्यमानः' इति वा स्यात् । √ शा.
तु '√फर्वतिर्गतिकर्मा । प्रकर्षेण फर्व्या गम्या ताम्' इत्याकारान्तं प्राति. छान्दसो ह्रस्व इत्याद् तत्र विचार-
सहम् । तु. य. १२, ७१; उ. म. द्र. ।

७, ४, ३.
 प्र-भा- -भायै तै. ३, ४, ८, १.
 प्र-भात्- -भान् तै. ३, १०, १, १.
 प्र-भासा(√भास्)- -सया सं. २, ५, १२.
 प्र√भिद्, प्रभिनत्ति श. ३, ४, ४, ५:
 प्रभिनत्ति. श. ३, ४, ४, ६; ८; १६;
 प्र...भिनत् तै. २, ५, ४, २;
 प्राभिन्दन् श. ३, ४, ४, ४-६;
 १६.
 प्रभिद्यन्ते श. ११, ४, १, ५;
 प्रभिद्यन्ते श. ११, ४, १, १२; गो.
 १, ३, ७, ९.
 प्र-भिन्दत्- -न्दन् श. ३, ६, ३,
 १२; ४, ३, ४, १३; का. १, १, ४,
 १८.
 प्र√मुञ्ज, प्रमुञ्जति तां. २०, २, ४.
 प्र√भू, प्रभवति श. १, ३, २, २; ४:
 १६; प्र...भवति शां. २७, १;
 शांआ. ८, ९; तां. ९, २, ७; जैड.
 २, २, २, ६; प्रभवन्ति श. १, ३,
 २, २; ४; ४, २, २, ५; ९, १, २, ४;
 तैआ. १०, १०, १; जैड. २, २, २,
 ६; प्र...भवन्ति तै. १, ५, २, ५;
 प्रबभूव ए. १, १८; श. २, २, ४,
 ६; का. १, २, ४, ५; गो. २, २, ६:
 प्राभवत् तै. २, २, २, ५; ६;
 प्राभवन् तै. १, ५, २, ५; प्राभूवन्
 श. १२, ४, २, १०; ४, २; ४.
 प्रभावयान्चक्रुः ऐ. ६, १४; प्रभा-
 वय श. ४, ४, २, १८; प्रभावयाम
 ऐ. ६, १४; प्रभावयेयुः श. ४, २,
 २, ५.
 प्र-भू- -भु तै. ३, ९, १९, १; गो. २,
 ३, ५; -भुः तै. २, ४, ४, ४; तैआ.
 १, ११, १; १०, ३८, १; तां. १, २,
 ८; गो. २, ६, १४; -भुम् तैआ.
 १०, ११, १; -भो ऐआ. ४,
 १, १.

प्रभु-मत्- -मते तैआ. ४, ९, २; ५,
 ७, ११; -मान् तैआ. ५, ७, ११.
 प्र-भू(=भु)- -भूः ऐआ. ५, १, १; †
 श. १३, १, ६, १; ३, ७, १; ४, २,
 १५; १४, ९, ३, ९; तै. ३, १, ३,
 १; ८, ९, १; १७, १; ९, १९, १; १०,
 १, ३.
 प्रभ्वी- -भ्वी तै. १, १, ७, ३.
 प्रभू-वसु- -वसो श. ७, ३, १,
 २९.
 प्र-भूत्, ता- -तम् ऐआ. ५, १, ५; श.
 १०, ६, ३, २; १३, ३, ७, १; जैड.
 १, २, ३, १; -ता तै. ३, ११, १,
 २०.
 प्र-भूति- -तिः तै. १, १, ७, ३; तां.
 १४, ५, ६; ११, ५; १५, ५, ५; जैड.
 २, २, २, ६; -त्यै तै. २, २, २, ६;
 तां. ११, १०, १९; १२, ५, १३.
 प्र-भूपत्- -पतः तां. ६, १०,
 १७.
 प्र√भृ, प्रभरन्ति ऐ. १, २९; प्रभरे
 शां. २६, १२; तै. २, ७, १२, ४;
 १३, ४; प्र...भरे तै. २, ५, ४, ६;
 प्र...भरन् ऐ. १, २९; शां. ९, ३;
 तैआ. ६, ५, १; प्रभर तै. २, ४,
 ७, ४; प्र...भरत ऐ. १, १६; २८;
 २, ६; तै. २, ५, ८, ३; ३, ६, ६, १;
 प्र...भरध्वम् शां. १२, ७; २६, ८;
 तै. २, ८, २, ३; ५, ५; तां. १२,
 १३, १९; प्रभरेम तै. २, ५, ४,
 ६; तैआ. ६, ७, २.
 प्रभ्रियेत तै. ३, ६, १३, १.
 प्र-भृत्- -त्तम् तै. १, ४, ४, १०;
 -तस्य श. ६, ८, २, ९; -त्ता
 ऐआ. १, ३, ४; शां. १९, ९.
 प्र-भृति- -तिः श. ८, ५, २, १६;
 -तिम् ऐ. ६, १८; १९; गो. २, ४,
 ३; ६, १.
 प्र√भ्रश्, प्राभ्रशत् जै. ५०; प्रप्रुडश्

भ्रंशेरन् तै. २, ७, १४, ३; तां.
 २०, ३, ३.
 प्र-भ्रंशु(क→)का- -का श. १३, १,
 ५, ४; तै. ३, ९, १४, २.
 प्र-भ्रौजमान(√भ्राज्)- -नाः तैआ.
 १, ९, १; -नानाम् तैआ. १,
 १७, १.
 प्रभ्राजमानी- -नीनाम् तैआ. १,
 १७, २.
 प्र-संहमाण(√संह्)- -णः तैआ. ३,
 ११, ७.
 -प्र-संहिष्टीय(←प्र-संहिष्ट...)- -यम्
 तां. १२, ६, ५; जै. ६६; -यानि
 आ. जैआ. १, १०७; -येन ऐ. ३,
 ४९; तां. १२, ६, ६; सा. २, ६, १४.
 प्र-सति(√सत्)- -तिः तै. ३, ६, ८,
 २; सं. २, ४, २; -तिम् तै. ३, ६,
 ९, १; १२, १.
 प्र√सद्, प्रसाद्यति श. ११, ३, १, ७;
 तैआ. ८, ५, १; प्रसाद्यत् ऐआ. २,
 १, १; ५, ३, ३; प्रसत्ताम् गो. १,
 ५, २४; †; प्रसदः तैआ. ७, ११, १;
 प्रसदत् श. १३, ४, २, १७.
 प्र-सत्त- -त्तः शां. २६, ३; २७,
 १; जै. १७६; प. १, ६; -त्तम्
 शांआ. १२, ६; -त्तस्य जै. १९०;
 -त्तानाम् शां. १२, ३; गो. १,
 १, १३; -त्तौ जै. १४७.
 प्र-सदितव्य- -म् तैआ. ७, ११, १;
 २.
 प्र-साद्- -दात् गो. २, २, ५.
 प्र-स्राद्यत्- -न्तम् तैआ. १, ३१, ५.
 प्र√सथ्, प्रसेथुः श. ११, ५, १, २; ३.
 प्र-सथितोस्(ः) तां. ७, ७, १५.
 प्र√सन्द्, प्रसन्दते श. ७, २, १, ११.
 प्र-सहस्- -हसा तै. २, ४, ६, ४.
 प्र√सा, प्र...सायय शां. २०, २.
 प्र-सा- -सा श. ८, ३, ३, ५; ७, ४,
 ११; तैआ. ४, ५, ५.

† विसर्गविहीनो सुपा. विन्दयः । तु. ऋ. ८, ११, ८ । † 'प्रभुः' इति ह्रस्वान्तं Kt. मेने । ॥ पा. अति-
 दूषितो भवति ।

प्र-स्राण- -म् तैआ. १,३,३; १२,५.
 प्र-मित- -तःऽइव श. ८,३, ३, ५;
 -तम् शांआ. ३,३.
 प्र-सायु(√मी)- -युः प. ७,१.
 प्र-सायुक,का- -कः ऐ. ३,११; ४४;
 श. १२,२,२,४; ७,३,१६; १४,
 २,२,४५; तै. १,३, १०,६; १०;
 ६,८,८; ९,२; ३,३,८,१,२; तां.
 ७,१, ९; जै. ११; ६२; गो. १,
 ४,२०; -कम् शांआ. १२,४; ६;
 श. १४, ४,२,१९; तैआ ५,८,
 १०; -का तै. १, ६,९,१०; २,१,
 १,३,१; -काः तै. ३,२, ८, ९;
 तां. ५,१०,२; प. ३,७; श. १२,
 १,१,५; गो. १,४,५.
 प्र√मि,प्रमिणुयात् सा. ३,४,७.
 प्र√मी,प्रमीयते तै. १,४,६,५; ६,८,
 ३; प्रमीयता३(=ते) तै. १,४,१०,
 १०; प्रमीयते तै. १,६,८,९; २,
 ३,९,२; तैआ. २,१९,१; ६,११,२;
 १०,६४,१; तां. २,२,२; १५,३;
 ३,६,३; ५,१०,३; ६,६,१५; १०,
 २; ९,८,३; १७,१२,२; सा. २,
 ४,६; ७; गो. १, १, ३९; २, २,
 १९; ३,६; प्रमीयते शां. १६,
 ९; २५,१४; २६,४; श. ७,१,२,
 १०; १३,१,४,३; तां. १६,१,२;
 आ. १; प्र इव मीयते ष. १,७; प्रमी
 मीयता३(=ते) तै. १,४,१०,१०;
 प्रमीणाति श. ३, २, ०, १९;
 २४; ३,३,१३; प्रमीयन्ते प. ५,
 ३; प्रमेप्यसे तां. ६,६,१५; प्रमि-
 नाम ऐ. ७, ८; प्रमीयन्ते शांआ.
 १२,४; तै. २, ३, ९, १; तां. ६,
 १०, १; ९, ८, १; मं. १, ५, १२;
 गो. २, २, १९; प्रमीयते तै. १,

६,३,६; प्रमीयते गो. २, १, ४६;
 प्रमीयेरन् तै. १, ६, ८, ९; सा. २,
 २, १; प्रमेष्ट गो. १, ५, २४.
 प्र-मिये श. १३, ४, २, १३.
 प्र-मीयमाण- -णः तै. १, ३, १०, २.
 प्र-मेतोस्(ः) तै. १, ३, १०, १०; ३, २,
 ८, ८.
 प्र-मेय- -यः जै. ११५.
 प्र√सीव्,प्रमीवति श. ५, २, २, १९;
 २१; ४, ४, २५.
 प्र√सुच्, प्रसुच्चति ऐ. २, ९, ५, २१;
 ७, १८; श. २, १, ४, २३; ५, २,
 ४; ५; १०; १६; २२; २३; ४१; ६,
 २, २; ४; ९; १०; ३, ८, ५, १०;
 ९, १, २१; ४, ४, ५, ५; ११; ५, २,
 ५, १६; ३, ५, २५; १२, ७, २, १७;
 का. १, ५, १, ३-५; ७; ८; १४;
 १९; २१; ३६; ६, २, १; २; ५;
 प्रसुच्चन्ति श. २, ५, २, ९; प्र
 सुच्चातुं मं. १, २, ३; ४; प्रसु-
 च्चताम् तैआ. २, ४, १; प्रसुच्चतु
 तै. ३, ७, १२, १; ६;
 तैआ. २, ३, १; प्रसुमोक्तु तैआ.
 ३, ११, ११; १३; प्रसुच्चत् शां.
 ५, ३; श. २, ५, २, ३; ७; ३, १;
 ६, ३, ४; ५, २, ४, २; का. १, ५, १,
 ३; २, १; ६, ३, ४; गो. २, १,
 २१.
 प्रसुच्यते श. ६, ७, ३, ८; ७, २,
 १, १५; तैआ. १०, १, १५; सा.
 १, २, ९; २, १, ९; प्रसुच्यन्ते श.
 १४, ७, २, ९; प्रसुच्यन्ते श.
 १, ५, ४, ५; गो. २, १, २१; प्रसु-
 च्यामहं श. २, ५, २, २५; का. १,
 ५, १, २३; प्रसुच्यस्व तां. ९, २,
 २२; प्रसुच्येत श. १४, ७, १,
 ४१.

प्र-सुक्त- -क्तः श. ७, २, १, १५; १३,
 १, ६, २; तै. ३, ८, ९, ३; ४; १२,
 २; ९, १३, २.
 प्र-सुक्ति- -क्तीः, -क्त्यै तै. ३, ८,
 १८, ४.
 प्र-सुचत्र तैआ. २, ६, १.
 प्र-सुच्य श. ३, २, ४, १४; १३, ४,
 ३, १.
 प्र-सुच्चमान- -नौ तै. ३, १, १, ४.
 प्र√सुद्, प्रसुदन्ते ऐ. २, १६; प्रसुद्
 मोदन्ते जै. १६६; प्रसुदन्त
 ऐ. २, १६; जै. १६६.
 प्रसुदयिष्यामहे श. ३, २, ४, ६.
 प्रसुमोदयिषति श. ३, ३, ४, १८.
 प्र-सुद्- -दः श. १४, ७, १, ११; गो.
 १, ५, २४; -द्रे तै. ३, ४, २, १;
 ६, १.
 प्र-सुदित- -तः श. १२, ७, ३, २१;
 तै. ३, ७, १२, ४.
 प्र-सुमोदयिषत्- -पन् का. १, ४, १,
 ९; १२.
 प्र-सुद- -दः तै. २, ४, ६, ५; ३, १०,
 १, १; ३; तैआ. ८, ५, १; जै. ७,
 ३, ५, ६, ४; -दाः तै. २, ६, ५,
 ४; -दाय तैआ. ६, ११, २.
 प्र√सुर्छ, प्रसुर्छत् श. १०, ५, ३,
 ३-७; ९; ११.
 प्र√सुप्, प्रसुष्णात् श. १४, १, ३,
 १६; प्रसोपीः श. ३, ३, १, १२;
 ९, ४, २, १७; तैआ. ३, १५, १.
 प्र√मृ, प्रमारयति श. २, ३, ३, ८.
 प्र√मृज्, प्रमृजानि गो. २, ६, १४;
 प्रमृजत् गो. २, ६, १४; प्रमृक्षः
 ऐ. ३, ८; गो. २, ३, ५; प्रमृक्षम्
 ऐ. ३, ८; गो. २, ३, ५.
 प्र-मृज्य श. ३, २, ३, २१.
 प्र-मृण्, णा(√मृण्)- -णः सा. ३, ६, ९;

४ 'त्रेत्' इति G. सुपा. । † 'प्रसुच्चाति' इति आपस्तम्बमन्त्र-सुपा. १, ५, ७ । ‡ 'कमुद्' प्रत्ययस्य मस्य न इति भा. । =अ. ६, ११९, २ 'वित्तम्' इति पाठः । 'चम्' इत्येव साधु स्यात् । || =च. १७, ३६ इत्यत्र उ. म. द. प्रसृष्टतेर्किपि 'प्रसृण्' इति हलन्तप्रातिपदिकस्य द्वितीयाद्यहुवचने रूपमाहुः । तद्विमर्शापेक्षः स्वरवैप- म्यात् । तु. =अ. १०, १०३, ४. तत्र च सा. द्र. ।

—णाभिः तै. १,४,८,६.
 प्र-मृद्(√मृद्)-इड्वा गो. १, ४,
 २०॥
 प्र-मृद्य जैड. २,४,२,१.
 प्र/मृद्य,प्रमृशान् श. १,२,२,१३;३,
 ३,४,६; प्रमृशान् श. ३,८,१,६.
 प्र/मृ,प्रमृणीथ तै. २, ५,२,३; प्रमृ-
 णीहि शां. २८, ६.
 प्रमेतोस्(ः) प्र/मी द्र.
 प्रमेय- प्र/मी द्र.
 प्रमोद- प्र/मुद् द्र.
 प्र-मृद-दे श. ४,३,११.
 प्र/म्लुच्,प्र'म्लोचतः श. ८, ६,१,
 १८.
 प्र-म्लोच(त्→)न्ती- न्ती श. ८,
 ६,१,१८.
 प्र-यक्ष-तम-मम् ऐ. १,२२.
 प्र/यज्, प्र'यजातै तै. २,४, ३,५;
 प्रयजताम् तै. ३,५, १२, १; प्र'यज
 श. १,५,१, १६.
 प्र-यज्यु-ज्यवः ऐआ. १,५,३; शां.
 २५, ९; शांआ. २, १८; -ज्यो
 तै. २,८,१,२.
 प्र-युत्(√इ)-यति श. १, ४, १,
 ३९;३,१,३, २४; ४,४,४, १२;
 तै. २,६, १०, २; ३,५,२,३; ६,
 १३,१; -यद्भिः श. १४,९,१,२;
 -यन् ऐआ. २, ५,१; श. २, १,
 ४,२९; तां. १५,७,६; जै. १७१;
 -यन्तः शां. ११, ४; तै. १, ३,
 १०, ७; -यन्तम् श. १, १, २,
 २२; -योभिः श. ४,१,३,१९.
 प्र-युती-त्यः श. १४, ९, १,२;
 -तीम् ऐ. ५,३०.
 प्रयत्-प्रयति- प्र/यम् द्र.
 प्र-यस्युत्(√यम्)-स्यन् तै. २,४,
 ६,५.
 प्र/यम्(→च्छ),प्रयच्छति ऐ. २,
 २७; ऐआ. ५,१,४; शां. ३,५;

६;४,२; १३,६; १६,५; १७,४;
 ३०,४; ५;८; श. १, ३, १, ८;
 ३,३,७, २, १७; २०; २,६,१,
 ३३;४,९; ३,१,२,९; २,१, ३२;
 २, १६; ३, १, ८; २, १९; ३,
 ९;४, ३,२२;५,३,१३;७,४,११,
 ८,५,९; ४,३,५,१८;२०; ५,३,
 ५,२,८;२९; ३०; ४, २,८; ४,
 १५-१९; ५,६;७-१२; ६,५,२,
 २१; ८,५,२,१७; ६,२,४; ९,२,
 १,१८;३,२,६;५,२,१३; ११,१,
 ४,४;८,४;२, ५,४; १४, २, २;
 ३८; ४२; ३, १, २४; ३०; ९,
 ४,१८;२८; का. १,६, ४,९; २,
 २,४,५; तै. १,३,६,७;६,३,१०;
 ७,२,४;५,६,४;८; १०,५;८,२,
 १; प्रयच्छति श. ५, ३, ५, ३०;
 १०,२,६,५; १४, ४, ३, ६; तै.
 १,८,२,१; २, १, ३,७; तां. ६,
 १०,१८; ७,३, २६; ११,५,२६;
 १७,९,२; जै. ८६;१२६;१२७;
 जैड. १,१८,३,४;६;३,१,५-
 ७;४,७;९; सं. ४; प्र'यच्छति
 शां. ५,७; श. १,७,२,१७; गो.
 २,१,२५; प्रयच्छन्ति ऐ. ३,४०;
 शां. २८, ७; श. ६, ६, ४, ४;
 प्रयच्छन्ति श. २, ६,१,१४; ३,
 ६,३,१४; १३, ८,४,७; का. १,
 ६,१,११;२२; तै. १, ४, २, ४;
 ७,३,१; ४,१; तां. ६, ५, १४;
 १९,३,२; प्र'यच्छन्ति श. २,
 ३,४, ३७; का. १, ४, १, २६;
 प्रयच्छामि तै. २, ७,७,३;४;५;
 प्र'येसुरे तै. २, ८, २,१; प्रयु-
 च्छात् तैआ. २, ६, २; प्रयच्छतु
 तै. ३,१, १,९; प्र'यच्छतु श.
 ५,२,२,११; प्रयच्छताम् ऐ. १,
 ४; प्र'यच्छताम् तैआ. २, ६,
 १; प्रयच्छ श. ७, ४, १, ४०;

८, ५, ३, १; १४, १, ४,८; २,
 १, १५; तै. २, २, १०, २; जै.
 १०१;१८२;१८३; जैड. १,३,
 १,३;४,२,७; सं. २, ४,१२;१३;
 प्र'यच्छ श. ५, २, २, १०;
 प्रयन्धि शांआ. ४, ११; प्रयच्छत
 तां. १७,१,११; जै. ११७; प्रयच्छानि
 ऐ. ६, ८; श. ५, ५, ५, ३; ४;
 ५; जैड. १, ३,१, ३; प्रायच्छत्
 ऐ. ४, ७; २५; ८, २२; शां.
 १८,१; श. ५, ५,५, ३; ४; ५;
 ६, ५,२, २१; ७, ४,१, ४०;
 ८,५,२,१; ३,१;२; ९, ३,२,६;
 ११,१,८,४;३,३,१; १४, ४,३,
 १;४; ६,३,३; तै. १, ३, २, ६;
 २,२,४,३; ३,८,१४,१; तां. ६,
 ७,१९; ७, २,१; ५,२; ८,१,४;
 ५; ३, १; ८, १४; ९, १, ३५;
 १२,१३,४;५;७; १३,४,१;१७;
 १४,११,२८; १८, १, ९; १९;
 १९,४,७; १९,१; २०, १५,६;
 ८; २२,१२,१;१७,२; २३,१२,
 २; २४, १९,२; जै. १८; ७३;
 ७४; १०१; १०८; ११७;
 १४१; १४८; १८२; १८३;
 २११; जैड. १, ३, १,५; २,३;
 ४,२,७; ६,२,९; १७, ३,६; ९;
 १२; सा. १,१, ६;८; १५; १७;
 प. १,७; २,३;५,२; गो. १, २,
 २०;२१; ३,५;५,८; प्र'यच्छ-
 मत् तैआ. ६, ५, १; प्रायच्छन्
 ऐ. ४, १; शांआ. ५, १; श. १,
 ६,४,६; ८,६,२, १;४; १४, १,
 १,१४; तै. २, १, १,३; ७,५,१;
 तां. ४,१०,१; ७,५,२०;१०,२,
 १०; ८, ८, १७; १०, १२, २;
 १७,१,१; जै. ९; ४७; ११७;
 १६६; १८२; प्रयच्छेत् ऐ. ६,८,
 ८,८; श. १,७,२,१३;३,८,१,८;

॥'प्रमृदीव' इति मुपा. । ष/एतेः शतृप्रत्ययान्तस्य तकारस्य सकारश्छान्दसः । तु.च.७,८ । †'प्रायच्छत्'
 इति मुपा. चिन्त्यः । †'प्रजीवसे' इति मुपाठे 'प्रकृष्टजीवनाय' इत्यर्थयन् सा. चिन्त्यः । वस्तुतः 'प्र' इत्यस्य कि. योगो द्र. ।

प्रयच्छेत् तै. १, ६, ३, १०;
 जै. १२६; गो. २, ६, ५;
 प्रयच्छेयुः श. ३, ४, २, १५^३;
 प्रयच्छेत श. १४, १, १, ८;
 प्रयच्छेयम् जैड. १, १७, ३, ५;
 ८; ११; प्रयच्छेम श. १४, १, १,
 ८^३; भ्र्यंसत तै. २, ८, २, ३.
 प्र-युच्छत्-च्छते तै. ३, १, ४, ११;
 -च्छन् श. ३, ८, १, ५; तां. १५,
 ५, २०; गो. १, ३, ८; -च्छन्तम्
 तै. ३, १, १, ९.
 प्र-यत्,ता-तः प ५, २: -तम् श.
 १२, ४, २, ३; ९; तै. २, ५, ८, १२;
 ८, ४, ६; ३, १, १, ६; ७, ११, २;
 -तस्य तै. २, ८, २, ६; -ता तै.
 ३, १, २, १०; -ताभिः तैआ. ६,
 ५, १; -ताम् तै. २, ८, २, २.
 प्रयत्ता(-तऽअ)-ञ्जलि-लि तैआ.
 २, १८, १.
 प्र-यति-तिः श. १२, ८, २, ३१; तै.
 २, ६, ५, ८; ८, ९, ५.
 प्र-यम्यमाण-णात् तै. २, ४, ३,
 १२.
 प्रयस्(√प्री)-यः शांआ. ७, १४; तै.
 ३, ६, ४, १.
 प्रयस्वत्-त् आ. १, ३९१^३; जैआ.
 १, ४५९.
 प्र/या,प्रयाति श. ६, ८, १, ३^३;
 प्रयाति श. ६, ८, १, ८; १५;
 प्र...यासि श. २, ६, १, ३८;
 का. १, ६, १, २५; प्रययौ जै.
 ११५; जैड. ३, १, ५; २; प्रययुः
 जै. १७६; प्रयातु ऐ. ५, २१;
 शां. २६, १०; प्र...याहि श.
 ६, ८, १, ९^३; प्रयात जै. १८६^३;
 जैड. १, ४, १, ३; प्रयायात् श.
 ६, ८, १, ८; प्रयायात् तै. ३, ७,
 १, १; गो. २, ४, ८; प्र...अयासीत्
 तां. १४, ३, ४; प्रायासिष्टाम् तै.
 २, ६, १०, २; ३, ६, १३, १;

प्रायासिषुः जै. १८६.
 प्र...यापुयेयुः श. ११, ८, १, ३.
 प्र-या-म् जै. ११७.
 प्र-याण-म् श. ६, ३, १, १८; ७, २,
 ४; ८, १, ३^३.
 प्र-यात्-यान्तम् सा. ३, ६, ५.
 प्र-याय श. ६, ७, ४, ९^३; १५.
 प्र-यास्युन्-स्यन् श. ६, ८, १, ५.
 प्र-यियासुत्-सन्तम् श. १४, ७, १,
 ४४.
 प्र-याज्(√यज्)-जः श. ३, ८, २,
 २५; श. ११, २, ६, ४; ७, १०;
 -जम् श. १, ५, ३, २५; ११, २, ७,
 ११; -जाः ऐ. १, ११; १७; २६;
 २, १८; शां. ३, ४^३; ५, १; ३, ५;
 ८; ७, १; १०, ३^३; श. १, ३, २,
 ८; ५, ३, १; ३, २, ६, ३, ३; ३, १,
 ३, ६; ८, १, ३^३; ४, १; ११, १, ६,
 २५; २९; २, १, ५; ६, ४; १०; ७,
 २७^३; ४, १, १०; १२; १५; ३, १९;
 ७, २, ३; १२, ९, ३, ९; का. १, ५,
 ३, २; ६, ३, ३; तै. १, ६, ६, ६;
 ३, ७, १०, ४; गो. १, ३, ९^३; १०;
 २, १, १९; २१; २३; -जात् ऐ.
 १, ११; १७^३; शां. १, २; ३, ४;
 १०, ५; १८, १०; श. १, ५, ३, ३;
 ६, १, ९; २, ६, १, २३^३; ३, ८, १,
 ४; ४, ४, ५, १४^३; १९; २, ५, १,
 २२^३; का. १, २, ३, १६; ५, १, २७;
 ६, १, १५^३; तै. १, ६, ९, २; १०;
 -जानाम् श. २, २, ३, २७; ११,
 २, ७, १२; का. १, २, ३, २३; तै.
 ३, ७, ६, ८; -जे शां. ३, ४^३; श.
 १, ५, ३, १७; १८; २२; २३; ४,
 १२-१६; ५, ३, १६^३; २, ५, २,
 ३०; ३, ८, १, ४; २, २५; ११,
 २, ६, ४; गो. १, ३, ९; -जेन श.
 १, ६, १, १०; १३; -जेभ्यः श. १,
 ३, २, ८; ५, ३, ६; ७; तै. ३, ३, ५,
 ५; ७, २, ५; -जेषु शां. १०, ३^३;

१९, ६; श. १, ८, २, १७; २, २,
 ३, २६; १३, ४, २, ८; ११; १४;
 का. १, २, ३, २३; -जैः शां. ३,
 ५; श. १, ५, ३, ३; ६; १७; ६, १,
 १९; २, ५, २, ३०; ३, ८, १, ४;
 ११, २, ७, २६.
 प्रयाज-भाज्-जः शां. ३, ४.
 प्रयाज-वत्(सतुप्)-त् ऐ. १, ११^३.
 प्रयाजा(-जऽअ)-नुयाज्-जाः ऐ.
 १, १७; शां. १, २; ४; १८, १०; श.
 १, ४, २, १७; ५, ३, २३; ७, ३, ११;
 ८, २, १७; १४, २, २, ५१^३; गो. २,
 १, १९; -जात् शां. १, ४; ३,
 ३; श. १, ४, २, १७; ५, ३, २३;
 ७, ३, ११; ८, १, ९; -जेभ्यः शां.
 १, ४; ५, ७; तै. ३, ३, ५, ५; गो.
 २, १, २४; -जेषु तै. १, ३, १, ६^३;
 -जैः शां. ७, १; -जौ शां. १, ४.
 प्रयाजा(-जऽअ)-हुति-तिभिः ऐ.
 १, ८^३.
 प्रयासु-साय तै. ३, ९, ११, २; तैआ.
 ३, २०, १.
 प्र/यु, प्रयौति श. ३, ८, ३, २४; ६,
 ५, १, ९; १२^३; प्र...युयोन मं.
 १, ६, १४; प्रायुवन् जैड. १, २,
 १, ११; प्रयुयात् जैड. १, २, १, ११.
 प्र-युन्-युतः तै. ३, ७, ९, १;
 -युद्भ्यः तै. ३, ४, ५, १.
 प्र-युत्-तम् श. ३, ८, ३, २४; -तानि
 तैआ. ३, ११, १०; गो. १, ५, २३;
 -ताय तै. ३, ८, १६, २; -तैः तां.
 १७, १४, २
 प्रयुत्-धा जैड. १, २, ३, ४; ९, १, ३;
 २, ५.
 प्रयुत्-याजिन्-नम् तां. १७,
 १४, २.
 प्र/युच्छ, प्रयुच्छलि श ४, ३, ५, १२.
 प्र/युञ्ज्, प्रयुञ्जे शां. ४, ४-११; ५,
 १; श. १, ८, ३, २७^३; ३, १, ४,
 १२; ६, ६, १, १५-२१; तै. १, ८,

४, ३; ३, २, ५, ३; ६, २; ३, ९, १३; ८, २३, १; प्रयुङ्क्ते तै. ३, ३, ९, १२; ९, २, २; तां. १३, १०, ५; १४, ३, १६; प. ४, ५; सं. २; गो. १, १, २२; ३९; २, १, १९; प्रयुञ्जते तां. ५, ७, ६; प्रायुङ्क्त तै. २, २, ११, १; २-४; तैआ. २, ११, १; तां. ४, १, ९; ११; १३; प्रायुञ्जत तां. ७, ४, २; प्रयुञ्जीत श. १३, ३, ६, ६; तै. २, २, ११, १; २; ३; ४; ३, ९, १८, १; तैआ. १, ३, १, २-५; सा. १, २, ५; ३, ६; २, २, २; ३, ३; ४; ९; ४, ८; ७, ७; ३, १, ३; ७, १; ७; ८; गो. २, १, १९; प्रायुञ्जत तै. १, ६, २, २. प्रयुज्यते शां. २६, ३; श. ४, ५, ५, २; ३; ८; ६, ७, १; तां. ९, २, १७; प. ४, ७; गो. १, ३, १६; प्रयुज्यते श. ६, ३, १, ८; प्रयुज्यन्ते शां. ४, ४; ५, १; श. ४, १, २, २, ५; २, ६; ५, ५, ८; तै. १, ६, २, २; तैआ. १, ३, ३; ४, १; जैउ. ४, ६, १, ७; २, ५; सं. २; गो. २, १, १९; प्रयुज्यताम् तै. ३, ७, ४, १; १४; प्रयुज्येरन् सं. २.

प्र-युक्त, क्ता- -क्ता: गो. २, २, १०; -क्तान् श. ५, ५, २, ३-५; -क्ताम् श. ५, ५, २, १.

प्रयुक्त-तम- -म: ऐ. २, ८.

प्र-युक्ति- -क्ति तै. २, २, ११, १; २; ३; ४.

प्र-युज्- -युक् श. ३, १, ४, १२; -युजम् श. ६, ६, १, १५-१८; -युजाम् श. ५, ५, २, १; -युजे श. ३, १, ४, ६; ११; १२.

प्र-युज्य गो. १, १, ३९.

प्र-यु(ज्य)→-ज्या- -ज्या तै. ३, ८, १८, २.

प्र-युञ्जत्- -ञ्जन् सा. १, ४, १६-२०.

प्र-युञ्जानु- -न: शां. ५, १; शांआ.

११, ८; सं. २; सा. १, ३, ३; ४, २; ६; १०; ११; ७, १६; २, १. ५-९; ३, ६-८; १०; ४, ९; ५, ५; ६, १; ५; १५; ७, १-३; ८, १; ३, १, २; १०; २, ५; ७, ४; ६; ९, २; ४; ५; -नम् सा. ३, २, ७; -नस्य श. २, ६, ३, १३; प्र-योक्तव्य, व्या- -व्या सं. २; -व्या: दै. २, ४.

प्र-योग- -ग: शां. २६, ३; सा. १, ७, १४; २, २, १; ३, १, २; ३, ५; गो. २, १, १९.

प्र-राधस्- -स: जैआ. १, ३८५.

प्र-राधप्र- -म् जै. १९९.

प्र/रिच्, प्रुडइव... रिच्यते तैआ. २, १६, १; प्र...रिचिजे जै. १३०.

प्र-रिक्त- -म् जै. १३०.

प्र-रिक्ति- -क्तयै जै. १३०.

प्र-रेकु- -के तै. २, ५, ४, १.

प्र/रुच्, प्ररोचते श. १, ६, २, ३; प्रारोचत श. १, ६, २, ४; ३, २, ३, ८-११; ११, २, ३, ७.

प्ररोचयाञ्चकु: श. १, ६, २, ३; प्रारोचयत् श. १, ६, २, ५; प्रारोचयन् ऐ. ३, ९; श. ३, ९, ३, २८; तै. २, ४, ३, ७.

प्र/रुज्, प्ररुजति तां. २, ९, २; प्ररुजन्ति जै. १८०.

प्र/रुध्, प्रारौत्सीव श. ११, ४, २, १४; १२, ४, ३, ६; तां. १३, ४, ११.

प्र/रुह्, प्ररोहति श. ७, ४, २, १४; प्ररोहति श. १४, ६, ९, ३३; ३४; जै. ११४; प्ररोहन्ति श. ७, ४, २, १३; ८, ७, २, १५; प्रारोहत् तै. १, १, २, ५; प्ररोहेयु: शांआ. ९, ७; शंफ. १४, ९, ३, १५-२०; प्रारुक्षत् जै. ११४.

प्र-रुह्- -ह: तै. २, ५, २, २.

प्र-रोह- -ह: तां. १, १०, १०; गो.

२, २, १४; -हाय तां. १. १०० १०; -हेण जै. ११४.

प्र-रोह(त्→)न्ती- -न्ती श. ७, ४, २, १४; तैआ. १०, १, ७.

प्र/रूप्, प्रारूप्यन्त गो. २, ६, ११ १प्रत्वां जै. १६२.

प्र/लप्, प्रालपत् तै. २, २, १०, ३.

प्र/लम्ब्, प्रलम्बन्ते, प्रलम्बेरन् जैउ. १, ६, १, ५.

प्रलय, प्रलायम् प्र/ली द्र.

प्र-लव- -वा: श. १४, १, ३, १५; -वान् तैआ. ५, ४, ५.

प्र/लिप्, प्रलिम्पति श. २, ४, ३, १२; प्रलिलिषु: श. २, ४, ३, २; का. १, ३, २, २.

प्र-लि(त्→)प्ता- -प्ता: का. १, ३, २, ११.

प्र-लिप्य सा. ३, ४, ६.

प्र/ली, प्र... लीयते ऐ. २, १४; प्रलीयत श. १४, २, २, ५४.

प्र-लय- -म् प. ४, ६.

प्र-लायम्(णसुल्) श. ७, २, १, ९; तै. २, २, ८, ५.

प्र-लीन- -ना: ऐ. ५, २८.

प्र/लुप्, प्रलुलोप का. १, १, २, १२.

प्र/वच्, प्रोचे श. १०, ४, २, १; जै. १९०; प्रोवाच ऐ. ७, १; १५; ३४; ८, २३; २९; ऐआ. २, २, ४; शां. ७, ४; २८, २; २९, २; ३०, १; शांआ. २, १७; श. १०, ६, १, २; १२, ८, ३, ७; तैआ. ९, १, १; १०, ६, १, ६, ३, १; जै. ६; १२५; १३५; जैउ. ३, १, ३, ८; सा. ३, ९, ८; गो. १, १, २८; ३२; २, ५; १५; ३, प्र...उवाच श. १४, १, १, २५; प्र...उवाच श. १४, ५, ५, १६; प्रोचतु: ऐ. ७, ३४; प्रोचिरे श. ३, २, ४, ५; प्रवोचत् शां. १८, ९; श. १४, ५, ५, १७; तै. २, ८,

†'पुराधसः' आ. पाठः । φ 'हे' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । †'पत्वां' इति = तैसं. (७, ५, १, २;) पाठः ।

९, ५; प. ३, १; गो. २, २, १३; प्र...वोचत् तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०; प्र...वोचत् जै. १८६; प्रावोचन् ऐ. ६, ३४; प्रावोचः श. ३, ५, १, १५; प्रावोचाः ऐ. ६, ३४; प्रवोचः तैआ. ४, ११, ८; तां. १५, ५, २४; गो. २, २, १३; प्र...वोचः तै. ३, ६, १२, १; प्र...वोचे तैआ. १०, १, ३; प्रावोचम् ऐ. ६, ३४; प्रवोचम् ऐ. ३, २४; ३८, ५, १७; ऐआ. ५, २, २; शां. १५, ४; २०, ४; २४, २; २७, २; श. ३, ५, ३, २१; तै. २, ५, ४, १; मं. २, ८, १५; प्र...वोचम् तैआ. ६, १२, १. प्रोच्यते जै. १६९; प्रोच्यन्ते जै. १५५; प्र...वोचि शां. २६, १५. प्रवाचयत ऐआ. ५, १, ५. प्र-वक्ष्यत्-न् तैआ. ७, ८, १. प्र-वृचन-म् तैआ. ७, ३, ३. प्रोक्त-क्ता-, प्रोच्य-प्रोचिबस्-प्रो अद्र. प्र-वण, णा-णात्सङ्ख तैआ. ६, ११, २; -णाम् तै. ३, २, ९, ८. प्र-वत्(मनुप्)-वत् शां. २०, २^{१६}; २२, १; २६, ८^६; १०^६; आ. जैआ. १, ५, ५७; -वत् तैआ. ६, १, १; तां. ४, ७, ६^६; गो. १, २, १६; -वत्तम् शां. २०, २; २६, १६; -वत्ता तैआ. ७, ४, ३; तां. १४, ३, २४; ९, ४०; -वन्तम् शां. ९, २; -वन्ति शां. २२, १; ९; २६, ८; -वान् शां. १५, २; २०, ४; श. १, ४, ३, ३; -वान्सङ्ख ऐ. ३, ४. प्रवती-तीः तां. १५, ९, ३; -तीम् शां. ७, १०^६; ८, १, ७; ९, ३; ६; -तीभ्यः जै. ६३; -त्यः ऐ. १, १०; शां. ३, ५, ७, ८^६; तां. ११, ५, १; १४, ३, ४; १७, १२, ४. प्रवद्-भार्गव-म् तां. १४, ३, २३.

प्रवति-तिः जै. १६९. प्र-वद्, प्रवदन्ति श. ७, ४, २, ३८; तैआ. १०, १, १५; जै. १६५^६; प्र...वदन्ति शां. २९, १; प्र...वदिष्यामि ऐआ. ५, १, ५; शांआ. १, ८; प्र...वदन्तु शां. २९, १; प्रवद् जै. १२३; प्र...वद् श. १, ५, १, १६; प्र...वदाम शां. २९, १; प्रावादिष्म तैआ. ४, ४२, ५; प्रवदिष्म ऐ. २, १५. प्र-वदत्-दत्सु शां. २९, १. प्रवृदन्ती-न्तीः तैआ. १, ४, ३. प्र-वादितोस्(ः) ऐ. २, १५. प्र-वदिष्यत्-प्यन् शांआ. १, ८. प्रोदित-अद्र. प्र-वन्, प्र...वन्वे तै. २, ४, ३, १०; ३, ७, ९, ६. प्र-वप्, प्रवपन्ते तां. ४, ९, २२ जै. १६२. प्रौप्यन्त ऐ. ५, ११. प्र-वयण-तस्(ः/वे) ऐ. ३, १०. प्र-वर्(√वृ)-रम् ऐ. ७, २५; -राः ऐ. ६, १४; -राणाम् श. १४, ९, १, १०; -राय श. १, ५, १, १^६; ३, ७, ४, ९; -रे गो. १, ५, २१; -रेण ऐ. ७, ३१; श. १, ५, १, २०. प्र-वृर्ग्य(←वर्ग←√वृज्)-र्ग्यः शां. ८, ७; श. ३, ४, ४, १; ९, २, १, २२; २३; १०, २, ५, ४-८; १४, १, १, १०; २७; २८; २, १४; १५; २२-२४; ३, ३-६; १ २^६; २६; २८; ४, २; १५; १६; २, १, ३; ४; ५; ९; १६; २, १२; १३; २२; २९; ४६; ५०; ३, १, १५; १६; २६; २९; २, २२-३०^६; तैआ. १, ५, २; ५, १, ७^६; ३, २^६; ४, ४; ५; ८^६; ६, १; ८; ७, ९; ९, २^६; ७; १०, २; ३^६; ४; ५; ११, १; ५; ६; १०, ६४, १; तां. ७, ५, ६; जै. १८६; गो. २, २, ६; -र्ग्यम् ऐ. ३, ४०; श. ९, २, १,

१८; २३^६; २२, १, २, १; १४, ३, १, १; १६; तैआ. ५, १, ७; ३, १; ७; ६, १; ९; ९, ११^६; १०, २; ११, ३; तां. ७, ५, ६; आ. १, ४६५; गो. १, ४, ७; ८; २, २, ६; -र्ग्यस्य तैआ. ५, १, ५; -र्ग्याः श. ९, २, १, २१; -र्ग्ये ऐ. ३, ४०; -र्ग्येण ऐ. १, १८; श. ३, ४, ४, १; १०, २, ५, ३^६; १५; १२, १, ३, ५; १४, १, ३, १; तैआ. १, ५, २; ४, ४, १; ५, ८, १२; ११, ३^६. प्रवर्ग्य-त्व-म् तैआ. ५, १, ५. प्रवर्ग्य-वत्-वत् तैआ. १, ३, २, २; -वत्ता गो. २, २, ६; -वान् श. ३, ४, ४, १. प्रवर्ग्यो(र्ग्यसङ्)-पसद्-सदौ श. १४, ३, १, १; -सद्भ्याम् श. ७, ३, २, १^६; ९, २, १, १८^६. प्र-वृजन-नानि श. १४, २, २, ४७; -नात् श. ७, १, २, ९. प्र-वर्तन(√वृत्)-म् शां. १९, ५. प्र-वर्त्यमान, ना-नाभ्याम् शां. ९, ३; श. ३, ५, ३, १६; -नाय शां. ७, १०. प्र-वृत्, प्रवसति श. ११, ३, १, ५; गो. २, १, १४; प्रवसन्ति तां. १७, १, २; २, २; ३, २; प्र...वत्स्यामि श. २, ४, १, १०^६; का. १, ४, २, ५^६; प्रवसेत् सा. १, ५, १५; गो. २, १, १४; प्रवसेयुः तां. १७, २, १; ३, १; ४, १; प्रावात्सीत् श. १, ६, ४, २. प्र-वत्स्यत्-स्यन् ऐ. ७, १२; शां. २, ५; श. २, ४, १, ३; का. १, ४, २, २; ६^६. प्र-वृत्त-सत्ते शां. २, ९; -रन् ऐ. ७, २; श. ११, ३, १, ६; १२, ५, १, १; १३; -सन्तः तां. १७, १, १; -सन्तम् तै. ३, ११, ८, २; ३.

† W. मुपा. स्वरः । Pw. प्रवृ. तु स्वरितान्तमाहः मंसं. ४, ९, २; च । ० 'प्रवृजनात्' इति सा. सम्मतः पाठः ।

प्र-वसथ- -म् तै. १, १, १०, ६.
 प्र-वलीयस्- -यसः तां. २३, ४, ५;
 २५, १, १०; -यांसम् तां. ७,
 १०, ४. प्रोपिवस्-, प्रोप्य, प्रोप्या-
 अद्र.
 प्र/वह, प्रवहति ऐआ. ३, २, ४;
 प्रवहन्ति श. ३, १, २, ११३; प्रव-
 हन्ति तै. ३, ६, १३, १; प्र...व-
 हन्ति गो. १, २, १४; प्रवहताम् प.
 ३, १; प्रवह शां. १७, १; प्र...
 वह जैड. ३, ५, १, ९; १७; २, ११;
 १५; ५, ९; ७, ५; ८, ९; १८; ९, २;
 प्र...वहतम् जैड. ३, ५, ३, ९;
 प्र...वहत जैड. ३, ५, ३, ५; ४, ५;
 ९; ५, ५; ६, ५; ९; ७, ९; प्रवहतात्
 तै. ३, ७, ६, २०.
 प्र-वाह- -हः जैड. ३, ५, ९, ३; -हम्
 श. १२, २, ३, १२; गो. १, ४,
 २३; -हात् श. १२, २, ३, १२;
 गो. १, ४, २३.
 प्र-वाहण- -णः तां. १, ४, ४; -णम्
 श. १४, ९, १, १; -णस्य श. १४,
 ९, १, ७. प्रोह्यमाण- अद्र.
 प्र-वल्हिका(√वल्ह)- -काः ऐ. ६,
 ३३; शां. ३०, ७; गो. २, ६, १३;
 -कानाम् गो. २, ६, १३; -कामिः
 ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३.
 प्रवल्हिका-त्व- -म् गो. २, ६, १३.
 प्र-वल्ह्य ऐ. ६, ३३.
 प्र/वा, प्रवाति जैड. १, ११, २, ६;
 प्र...वान्ति तैआ. ६, ६, २.
 प्र-वार्- -वा गो. २, २,
 १३.
 प्र-वातका- -काः शांआ. १२, ५.
 प्र-वादा- -दाः शांआ. १२, ५.
 प्र-वाह- प्र/वह गद्र.
 प्र/विद्, प्रवेद ऐआ. ३, २, ४;
 शांआ. ८, ६; तैआ. १, ३, २; २,
 ६, १; १५, १; प्रवेद्य गो. १, १,

३२; प्रविद्म् तै. ३, १, १, ७;
 प्र...वेत्तु शां. २६, ११.
 प्रवेद्यते तैआ. ७, ५, १.
 प्र-विद्स्- -द्वांसौ तै. ३, ६, ६, ४;
 -द्वात् तैआ. ३, १२, ७.
 प्र/रविद्, प्राविन्दन् जै. १५५; प्रवि-
 दत् श. १, ९, १, ५.
 प्र-विद्ध(√व्यध्)- -द्धानाम् श. ६,
 २, १, ७; ७, ५, १, १.
 प्र-वि/भू. प्रविभावयिपन्ति||ऐ. ५, ३.
 प्र-विविक्ताहार-तर- -रःऽइव श. १४,
 ६, ११, ४.
 प्र/विश्व, प्रविशति ऐ. ४, २०; ७,
 १३; शां. ७, १०; शांआ. ३,
 ५; श. १, ६, ४, ५; १५; २, १, ४,
 १९-२२; ३, १, ३; ४, १२; ३, २,
 १, ६; २९; ५, ३, २, २; ८, ४, १,
 १९; १०, ३, ३, ८; ११, १, ५, ३;
 ३, ३, ३; १२, ८, ३, ३१; १४, १,
 १, ३; २, २, २, २, ६; ३, ३, ४; ४, १, ७; २,
 १, २, २; २, ५, ५; ३, १, ३, ६; २, ३, १;
 का. १, १, ४, १९-२२; ३, १, १;
 ४, १, ११; तै. १, ४, ३, ३; २, १,
 २, ९; ३, ७, १, ४; प्रविशति श.
 २, ३, ४, २, ४; का. १, ४, १, १८;
 तैआ. २, १८, १; तां. २, १०, ५;
 ९, ५, ६; १७, ५, ७; १९, १७, ३;
 २२, १७, ३; जै. ३; ४; ११०;
 ११६; १२७; जैड. १, ११, १, ६;
 ३, ३, ४, ६; प्र...विशति श. १२,
 ८, ३, ३, १; प्रविशन्ति श. २, ३,
 १, ८; ३, ८, ५, ११; ९, २, ७; १४,
 ७, २, १३; का. १, ३, १, ३; तां.
 ९, १, १०; जै. १; २; सा. २,
 ४, २; प. ५, ८; प्रविशसि जैड.
 ४, ५, १, २; प्रविशामि
 श. ३, २, १, ७; प्रविशेश शांआ.
 ४, १, ४; श. १, १, ४, १६; १७;
 २, ३, १; ६; ७; २, २, ३, ३; ३, ४,

२; ३, १, ३, ११; २, १, २, ६; ९, २,
 १; ३, १, २; १८; १४, ९, २, ८-१२;
 का. १, २, ३, २; ४, १, १; २, १, ३,
 १८; १९; २, १, १५; २०; प्रवि-
 विशुः जै. १२१; प्रवेक्ष्यामि सा.
 ३, ८, ४; प्रविश तै. ३, ७, ६,
 २४; तैआ. ७, ४, ३; सं. १, ५,
 १४; सा. ३, ८, ३; प्रविशत् ऐआ.
 २, ४, २; जै. ९९; जैड. १, ४,
 ४, ३; २, ४, २, ११; प्रविशानि श.
 २, ३, ३, २; तैआ. ७, ४, ३; प्रवि-
 शाम ऐआ. २, १, ४; श. ४, ३,
 ५, ४; प्राविशत् ऐ. २, ८; ऐआ.
 २, १, ४; ४, २; शां. १, २; श.
 २, २, ३, ८; ११; १४; २, ६; २, ७; ३,
 ९, २, १०; ६, १, १, १०; २, १, ३;
 ३, १, १०; २, ६; ३, १; ७, ३, २, १, ४;
 ४, १, १, ३; १०, १, ३, २; १३, १, १,
 ४; २, ५, १; ३; का. १, २, ३, ६;
 ९; १२; २, ३; तै. १, १, ३, ३; ३,
 ६, २; २, १, २, ५; ३, ३, ६, २; ८,
 २, ४; ९, २, ३; तैआ. ५, २, ३;
 २, १०; तां. ६, ५, १०; १२; ९,
 २२; ८, १, १०; १२, ५, २, १; १८,
 ९, १; जै. १९०; जैड. २, ४, २,
 १, २; ४, १, १, २, २; गो. १, २, २, १;
 प्राविशन् ऐ. ६, ४; ऐआ. २, ४,
 २; श. १, ३, ३, १, ६; ४, ३, ५, ५;
 ७; ८; ९, १, १, ११-१३; १२, ८,
 ३, १, तां. २२, १, ७, २; जै. ६, ३;
 ९९; २०३; जैड. १, ४, ४, ४-
 ७; ९; गो. २, २, ७; ५, ६;
 प्राविशः तै. ३, ७, ४, ८; प्रविशेत्
 श. ३, ८, ५, ९; तैआ. १, ११,
 ७; सा. १, ४, १; ३, ९, १; प्रावि-
 क्षत् श. २, ३, ४, २; का. १, ४,
 १, १.
 प्रवेशयति श. १, ९, २, ३, ५; तै.
 ३, ७, १, १; प्रवेशयाम्चक्रुः श. ४,

† 'प्रावः' इति मुपा. चिन्त्यः । तु. तैसं. ३, ५, २, ३; कासं. १७, ७; कापि.सं. २६, ६ । || 'प्य' इति कालि. मुपा. अशुद्धः ।

४, ५, १३; ५, ४, ३, १९; प्रवेशयान्
तां. ६, ५, १०; प्रवेशयन् तै. १,
८, २, १; तां. २१, १, २; जै.
१४९^३; १८५.
प्र-विशत्- -शत् तै. २, ६, २, २;
-शन् श. ३, २, १, २९.
प्रविशन्ती- -न्तीनाम् सा. ३,
७, १०.
प्र-विश्य ऐ. ३, १५; शां. १८, ९;
शांआ. ४. १२; १३; तै. ३, ३,
१, ५; तैआ. १, ३१, ३; गो. १,
२, ३.
प्र-विष्ट, ष्टा- -ष्टः ऐ. ८, २०; श. १,
१, ३, २; ८, ३, १२; ३, १, ३, २०;
३, ४, ७; ४, १, २५; २, ५; ५, २, ४,
१०; १४, ४, २, १६; ७, २, १७;
का. १, ४, १, २४; २, १, ३, १; तै.
१, २, १, २२; २, ७, १५, १^३; ३, ७,
५, ३; तैआ. ३, ११, १; २; १४,
३; जै. ३^६; जैउ. ३, २, ५, १२;
मं. २, १, १४; २, १२; गो. २, १,
३; -ष्टम् श. १२, ३, १, ९; तै.
१, ३, ५, २; ३; ३, ७, ६, १२; तैआ.
३, ११, २; ३; ५; -ष्टा श. १, १,
४, १४; का. २, १, ३, १७; तै. १,
१, १०, ३; ३, २, ५, ९; जै. १४;
मं. १, ७, १; २, २, १५; -ष्टाः श.
२, ३, ४, ३४; तै. १, ३, ५, ४; ३,
७, ४, ३; जै. १४^३; जैउ. ४, ३,
१, ३; -ष्टानाम् श. १, ७, ४, ७;
-ष्टाम् तै. १, २, १, ३; -ष्टेभ्यः
श. २, ३, १, ९; का. १, ३,
१, ४.
प्र-वीयमान(√वी)- -म् जै.
१७१.
प्र√वृ, प्रवृणीते श. १, ३, ५, ३; ४, २,
३^३; ४^३; ५, १, ४^३; ९^३; १०^३; १३;
२, ५, २, ३०; ६, १, २३^३; ३, ४, ४,
१०; ७, ४, १०; ४, ६, ५; का. १,
५, १, २७; ६, १, १५; प्रवृणुते शां.

२८, ४; प्रवृणै श. १, ५, १, १;
प्रावृणत श. १, २, ३, १^३; ३. ३,
१३; ५, १, २०; ३, ५, १, ३१; का.
२, २, १, १५^३; प्रवृणीरन् ऐ. ७,
२५; प्रावृण्वम् श. १, ३, ३,
१३. प्रवर- गद्र.
प्र-वृत्(√वृ)- -त्तः श. १, ५, १, १४;
२, ५, २, ३०; ३. ८, १, १; -ते श.
१, ९, १, २९.
प्रवृत्-होमीय- -ये शां. १८,
५.
प्रवृत्ता(-तऽआ)-हुति- -तीः शां.
१०, ६^३; गो. २, २, १७^३.
प्र-नियमाण- -णे गो. १, ५, २१.
प्र√वृञ्, प्रवृणक्ति ऐ. ७, २६; शां.
८, ३; श. १, २, २, ७; ७, १, ११;
६, ६, २, १; ७^३; ७, १, २, १०; ११,
५, ९, ११; १४, १, ३, १५; १७;
प्रवृणक्ति श. ६, ६, १, २२; ९, २,
१, १८; तैआ. ५, १, ७; ६, १^३; २;
३^३; ११, ३; प्रवृञ्जन्ति तां. ७,
५, ६; प्रवर्क्ष्यति श. १, ३, ३, १४;
प्रवृणजानि शां. ५, ६; ७^३; १८,
१०; श. ४, ३, ५, २०; ४, १, ७^३;
गो. २, १, २४; २५^३; प्रवृणजाम
शां. ५, ७^३; श. १, ८, १, ३८;
प्रावृणक् श. १, ३, ३, १४^३;
प्रावृञ्जन् श. ७, १, २, ६; १०;
प्रवृञ्ज्याद् शां. ८, ३^३; श. १, २,
२, ७; ३, ३, १४; ७, १, ११; १४,
२, २, ४५; का. २, २, १, ६;
प्रवृञ्ज्यात् श. ३, २, ४, १३; ६, ६,
१, २२; ४, १०; १२, ५, २, ३; १४,
२, २, ४४; ४६^३; ४७^३; तैआ. ५,
६, ३^३; जै. १९; गो. २, २, ६;
प्रवृञ्ज्युः शां. ८, ७; प्रावर्क्षीः ऐ.
७, २६.
प्रवृञ्ज्यते शां. २, १; तै. २, १, ३,
२; ३, २, ८, ५; तैआ. ५, १०, २;
१२, १^३; २^३; ३^३; प्रावृञ्ज्यत श.

१४, १, १, १०^३; प्रवर्ग्य-प्रवर्जन
गद्र.
प्र-वृत्, क्ता- -क्तः श. १४, ३, २,
२२-३०; तैआ. ५, ११, १; ४;
-क्तम् श. ७, १, २, ६; -क्ताम्
श. ७, १, २, १०.
प्र-वृञ्ज- -जन्त्यु शां. ८, ७.
प्र-वृञ्ज्य तैआ. ५, ७, ८.
प्र-वृञ्ज्य- -ज्यः तैआ. ५, ६, २.
प्र-वृञ्ज्यमान- -ने श. १४, १, ३, १६.
प्र√वृत्, प्रवर्तते तै. २, ६, १०, ५;
गो. १, २, ९; प्रवर्तन्ते शां. १३,
५; प. ५, ८; १०; गो. १, २, ९;
प्रावर्तत तैआ. ५, १, ५; प्रावर्तन्त
ऐ. ४, १७; तां. ४, १, २; जै.
१६२.
प्रवर्तयति तै. १, १, ६, ८; प. ३,
६; ८; प्रवर्तयन्ति शां. ९, ३^३;
तां. १३, ४, १३; ९, २५; प्रवर्त-
याञ्चकार श. १, ६, ३, ८; प्रावर्त-
यत् तां. १२, ६, ६; प्रवर्तयेयुः
श. १, ५, ३, १७. प्रवर्तन-प्रवर्त्य-
मान-ना-, गद्र.
प्र-वृत्- -त् तां. १, १०, ९; गो. २,
२, १४; -ते तां. १, १०, ९.
प्र-वृत्त- -त्तम् तां. ७, ७, १०; -त्तस्य
शां. ५, १; गो. २, १, १९; -त्ताः
सं. २; -त्तानि गो. २, २, १७;
-त्तौ श. ५, ४, ३, २४; २६.
प्र√वृध्, प्रवर्धयति जैउ. २, १, २, ९.
प्र-वृद्ध- -म् जैउ. २, १, २, ९.
प्र√वृप्, प्रावर्षयन् श. १, ५, २,
१८.
प्र√वृ(वृ)ह्, प्रवृहति श. ११, ५, ९,
७^३; १२; प्रवृहुः गो. २, ६, १३^३;
प्रवृहस्व श. ३, २, ४, २२; प्रावृ-
हत् जै. १७४^३; प्रावृहन्त श.
११, ५, ९, ४; जै. १७४^३.
प्र-वृद्ध- -द्धः जै. १७४^३. प्र-व(वृ)हम्
प्र√वृह् द्र.

† 'त्त' इति आन. मुपा. भ्रष्टः ।

प्र-बृह्य श. ३, ८, ५, ८; जै. ४७; ६३; १६६.
 प्र \sqrt वे, प्रवयति शांआ. ४, ६; श. ५, ३, ५, १५; प्रवयति श. ५, ३, ५, १५.
 प्र \sqrt वेप् प्रवेपयन्ति तै. २, ४, ४, ३.
 प्र-वेपान्- -नाय तैआ. ३, १५, १.
 प्रवोवाज- -जा: गो. १, ५, २३.
 प्र \sqrt व्यध्, प्रविध्यति श. ५, १, ५, १३; १४^३; प्रविध्यति श. ५, १, ५, १४; प्राविध्यत् श. ६, १, १, १२; प्रविध्येत् तै. ३, ७, १, ३; प्र \sqrt विध्येत् गो. २, ३, ११; प्र \sqrt विध्येत् शां. ११, ५. प्रविद्ध- गद्र.
 प्र-व्याध्- -ध: श. ५, १, ५, १३; -धा: श. ५, १, ५, १३; -धान् श. ५, १, ५, १३; १४; तै. १, ३, ६, ३.
 प्र \sqrt व्रज्, प्र \sqrt व्रजति श. २, ४, १, ६; का. १, ४, २, ३; ७; प्रव्रजन्ति श. १४, ७, २, २५; गो. १, ३, १२; प्रव्रजाज शांआ. ६, १९; श. ९, ४, ४, १७; ११, ६, १, ३-७; १४, ७, ३, २५; प्राव्रजाज गो. १, १, ३३.
 प्र-व्रजि(→)ता- -ता: सा. २, ६, ११.
 प्र-व्रजिप्यत्- -न् श. १४, ७, ३, २.
 प्र-व्रजाजिन्- -जिन: श. १४, ७, २, २५; -जिनाम् गो. १, २, ४.
 प्र \sqrt वृश्च्, प्रवृश्चति तै. २, २, १, ७; प. ३, ९; प्रावृश्चन् श. ६, ६, २, ११.
 प्र \sqrt वृष्ठी, प्र \sqrt वृष्ठीनाति तै. ३, ११, ८, ८; गो. २, ३, १८; प्र \sqrt वृष्ठीनात् श. १३, १, ८, १; प्रवृष्ठीनीयात् गो. २, ३, १८.
 प्रावृष्ठीयत जै. २०८; प्रावृष्ठीयन् श. ३, ७, ३, २; प्रवृष्ठीयेन् ऐ. ४, १९.
 प्र-वृष्थ- -यात् ऐ. ४, १९.

प्र \sqrt शंस्, प्रशंसति, प्र \sqrt शंसति तां. ५, ५, १३; जै. १६५; प्रशंसन्ति श. ३, ५, १, ११; १४, ४, ३, २४; ६, ८, ९; तै. २, ४, ३, १३; प्रशंसन्ति श. १, २, ५, १६; का. २, २, ३, १५; तै. २, ३, ५, ४; तैआ. १०, ६२, १; तां. १३, ३, १९^३; ५, २७^३; १४, ३, २०; जै. ८; प्रशंस श. १४, ६, ३, २; जै. ६^५; प्र \sqrt शंस जैड. ३, २, ४, १०; प्रशंसन्तु: श. १४, ६, २, १४; प्रशंसन्तु: श. १४, ६, २, १४; प्रशंसिप: श. ३, ९, ४, २४; तां. ८, १, ३; ५; प्र \sqrt शंसिपम् ऐ. ४, ३; शां. २५, ७^३; तै. २, ४, ३, १०; तां. ८, ६, ६^३; प्र \sqrt अशंसिपम् तै. २, ५, ५, ७; ३, ७, ९, ६; तां. ८, ७, १; प्र \sqrt अशंसिपम् तां. ८, ६, ५.
 प्र-शंसा- -सा ऐआ. १, २, २; श. १४, ४, ३, ७.
 प्र-शस्त- -स्त: श. ६, ४, २, ९; तैआ. ४, ५, २; -स्तम् शां. २२, ७; तै. १, ४, २, २; तां. १२, ११, १४; १३, ३, १९; -स्ता: प. ४, ४^३.
 प्र-शस्ति- -स्तये ऐ. ५, २१; -स्तिम् शां. २२, ९; -स्तिषु श. ५, १, ४, ६.
 प्र-शस्य जै. ६^२.
 प्र \sqrt शाम्, प्रशामन्तु शांआ. १२, ३.
 प्र-शाम्- -न् श. ३, १, ३, १०.
 प्र-शास्(√)शस्- -शासा ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २.
 प्र \sqrt शास्, प्रशास्ति श. १४, ७, २, २४; ८, ८, १; प्र \sqrt शाधि श. ११, ५, ५, ४; प्रशाध्वम् गो. १, १, २८.
 प्र-शासन- -नम् श. १, ५, १, २६; ९, १, १४; ४, २, ३, ११; -ने श. १४, ६, ८, ९^५.

प्र-शास्तु- -स्त: ऐ. ५, ३४; शां. १७, ७; श. ४, ६, ६, ६; गो. २, ५, ४; -स्ता ऐ. ६, १४; शां. २८, ५; तै. ३, १२, ९, ४; -स्ता श. ११, ५, ५, ९; -स्तो: श. ५, ४, ३, ५^३; तै. १, ७, ९, १.
 प्र-शिष्टि- -म् तै. २, ४, ६, १२.
 प्र-शिस्- -शिपम् तै. ३, ७, ५, ११; -शिपा श. ५, ४, ३, ५^३; तै. १, ७, ९, १; गो. २, १, २.
 प्र \sqrt शिप्, प्रशिष्यात् ऐ. ७, १.
 प्र-शीत(√)श्ये- -तम् श. ९, १, २, २६; -तेन श. ९, १, २, २६.
 प्र-शुक्रिय(←)प्र शुक्- -यम् शां. २७, २; -यस्य शां. २२, ९.
 प्रशीर्ण-शीर्थ-√शू द्र.
 प्र \sqrt शुम्, प्र \sqrt शुम्भन्ते शां. २१, २.
 प्र \sqrt शू, प्र \sqrt शीर्थेते जै. १६४.
 प्र-शी(र्ण)र्णा- -र्णा श. ५, ३, २, ५^३.
 प्र-शीर्थे श. १, ८, १, १३; ३९.
 प्रश्न(√)प्रच्छ- -श्न: ऐ. ५, १४; -श्म ऐ. ३, २८; तै. २, १, ६, २; जै. १८०; गो. १, १, ३१^३; ३२^३; -श्ना: गो. १, १, २४^३; -श्नान् श. ११, ४, १, ९; १४, ९, १, ५; तै. ३, १०, ९, ३; ४, ६, २, १; गो. १, २, १३^३; ३, ८^३; -श्नाभ्याम् श. १४, ६, ८, २; -श्नै: गो. १, १, ३०; -श्नौ श. १४, ६, ८, १.
 प्रश्न-विवाक्- -म् तै. ३, ४, ६, १.
 प्रश्निन्- -नम् तै. ३, ४, ६, १.
 प्र \sqrt श्रु, प्र \sqrt श्रुष्वे ऐ. १, १७; श. ६, ८, १, १४; प्र \sqrt श्रुष्वन् तैआ. ३, १५, २.
 प्र \sqrt श्वस्, प्रश्वसिति ऐआ. २, १, ८; प्राश्वसन् जैड. ४, ११, १, २.
 प्रश्वसयति श. १३, २, ७, १२.
 प्र-श्वसितव्य- -म् तैआ. ७, ११, २.

प्रष्टि(√प्र१अस्)- -ष्टिभिः श. १३, २,
३, ९; तै. ३, ८, २१, ३; -ष्टीन् ऐ.
८, २२; -ष्ट्यौ तै. १, ५, १२, ५.

प्रष्टि-वाहन- -नः ऐआ. ३, १, १;
शांआ. ७, २; ४; श. ५, २, ४, ९.

प्रष्टि-वाहिन्- -हिनम् तै. १, ३, ६, ४;
७, ९, १; -हिना तां. १६, १३,
१२; -ही तै. १, ३, ६, ४; ७, १,
५; ९, १.

प्र√सज्, प्रसजति श. ४, २, ५, १३;
५, ३, २, २; ४; प्रसजति श. १, ७,
४, १२; ५, ३, २, २; ४; प्रसजानि
शां. ३, ४७; प्रसजाम श. ३,
८, २, २०; ३, १०; प्रसजेत्
श. १, ७, ३, २; ४, १२.

प्र√सद्, प्रसीदामि तां. १, ३, ४.

प्रसादयति श. ५, २, १, ८; प्रसी-
षदत् श. २, ५, २, २९; का. १,
५, १, २६.

प्रसद्य श. ६, ८, २, ६.

प्रसन्न- -न्नः श. ५, १, १, १६; ६,
८, २, ६.

प्रसन्ना(-न्नSआ)-त्मन्- -त्मानः
तैआ. २, २०, १.

प्रसाद- -दात् तैआ. १०, १०, १.

प्रसादयिष्यत्- -न् श. ३, ८, २, २;
५, २, १, ८.

प्रसाद्य सा. १, ५, ८.

प्रसीदत्- -दन् ऐ. ३, ३५; तां. ८,
७, ५.

प्रसप्ता- -प्तः तै. २, ७, १२, ४.

प्रसरत्(√स्र)- -न् जैउ. ३, ६, १, ३.

प्रसर्पण(स्र्प)- -म् जै. १९०.

प्रसर्पत्- -न् गो. २, २, १९.

प्रसल्वि शां. १०, ३६; श. २, ६, १,
१५; ४१; २, १५; ७, ५, १, ३७;
१४, १, ३, ३२; का. १, ६, १, ११;
२७; २, ७.

प्रसव(√१स्)- -वः श. ५, १, ५, २६;

२, २, ५-७; ३, ५, ६; २, २, २, १;
१३, ४, २, १२; तै. १, ५, १, ३;
३, १; ३, २, ५; ६, ६; ३, २, २, १;
-वम् तै. २, ४, ३, ११; ३, १, १,
८; २, ८; तां. २४, १५, २; २५,
६, २; ९, २; १७, २; -वस्य ऐ.
२, ३८; श. ११, २, १, ३; -वात्
शां. ६, १३; गो. २, १, १, १;
-वानाम् ऐ. १, १६; ३०; ७, १६;
शां. ५, २; तै. १, ७, ४, २; गो.
२, २, ६; -वाय ऐ. १, ८; शां.
६, १४; श. १, ५, १, १५; ७, ४,
८; १४; २१; २, ३, १, ३७; ३८; ३,
५, ३, १०; १२; ४, ६, ६, ७; ८; ५,
१, १, ४; १५; ५, १६; २, ३, ३,
८; तै. २, ७, २, १; ३, १; १५, १;
-वे ऐ. ८, ७; शां. ६, १४; श.
१, १, २, १७; ३, ६; २, २, १; ४, ४;
३, १, २३; २४; ७, ४, १३; ३, २,
४, १२; ५, ४, ४; ६, १, ४; ७, १, १;
४, ३; ९, ४, ३; ४, ६, ६, ६; ५, १,
४, ४; २, २, १३; ४, १७; ६, ३,
१, ३८; ४, १, १; ९, २, ३, १२; ३,
४, १७; १४, १, २, ७; २, १, ६; का.
२, १, २, १३; ३, ३; २, १, १, २,
३; तै. १, ३, ५, २; ६, १; ८, २;
७, १, ९; ९, ३; २, ६, ५, २; ३; ७,
१३, ५; ३, २, ४, ५; ६, ३; ८, १, ९,
१; ८, ३, २; तैआ. ३, १०, १; ४,
२, १; ८, १; ५, २, ५; ७, १; तां. १,
८, १; जै. ९; १३९; मं. १, ६,
१८; गो. २, १, २; १०; -वेन श.
१, ८, ३, १-४; ५, ४, ३, ८;
१३, ४, २, १२; तै. १, ८, १, १.

प्रसवितृ- -त्ता शां. ६, १४; श. १,
१, २, १७; ३, ६; २, ४, ४; ५, १,
१५; ७, १, ४; ४, ८; १४; २१; २,
३, ४, ३, ९; ५, १, १०; ४, ५; ३, ३,
२, १०; ५, ३, १०; ७, १, ११; ८,

४, १३; ९, १, २०; ३, १४; ४, ३;
४, ६, ६, ७; ८; ५, १, १, ४; १५;
५, १६; ३, १. ७; ३, २; ५, ८; ४,
५, ६; ५, ४, ३०; ६, ५, ४, ११; १३,
४, २, ६; १४, १, ३, १३; का. १,
४, १, २८; ३, ८; ५, ३, ५; २, १, २,
१३; ३, ३; २, २, ३; तै. ३, १०,
१, २; ९, ७; १०, ३; तैआ. २, ११,
१; जै. १६१; जैउ. ३, ४, ४, ३;
-त्रा श. ५, ४, ५, २; -त्रे श.
१३, ४, २, ६; तै. ३, ८, १२, १.

प्रसव्य- -व्याः शां. १०, २.

प्र√सह्, प्रसहते जै. १८०;
प्रससाहिपे तै. २, ६, ९, १; ३, ५,
७, ४.

प्रसह्य-साहिन्- -ने तैआ. १, ३, १, ६.

प्रसहन्- -ने तां. २१, १४, १८.

प्रसाद-, प्रसादयिष्यत्-, प्रसाद्य,
प्र√सद् द्र.

प्रसाधन- -नः ऐ. ३, ११; -नम्
तै. ३, ११, ६, २.

प्रसामन्- -म जैउ. १, ४, १, ४.

प्रसामि श. ३, ९, १, ९; जैउ. १, ४,
१, ४.

प्रसारण(√सृ)- -णम् तै. ३, ११, ७,
२; गो. १, १, २६.

प्रसार्य तैआ. ४, ३, ५, १.

प्र√सिञ्च्, प्रसिञ्चे च का. १, १, १,
३; २, ४, ११; प्रसिञ्चव श. २, १,
१, ५; २, ४, १५; प्रसिञ्चन् का. १,
१, १, ३.

प्रसिच्यते तैआ. १, ३०, १; प्रसि-
च्येत श. १४, २, २, ५४.

प्रसिच्य शांआ. ४, ७.

प्रसिति(√सि)- -तिः तै. ३, ७, १३,
४; तैआ. ४, २०, ३; -तिम् ऐ.
१, १९; शां. ८, ४; श. १, २, १,
१९; २१; ७, ४, १, ३३; का. २,
१, ४, १८; १९; तै. ३, २, ६, ४;

७ 'प्रसजानि' 'प्रवृणजानि' इति पाठान्तरे । 'प्रवृहाजानि' इति आ. मुपा. चिन्त्यः । ङ=ऋ. ५, ६०, १; मंसं. ४, १४, ११;
इत्यत्र 'प्र-सज्-' इति मुपा. । =अ. ७, ५०, ३; इत्यत्र च 'प्र-सक्त-' इति मुपा. द्र. । § 'प्रसवि-' इति भ्रष्टो मुपा. ।

-त्यै श. १, ९, २, २०; तै. ३, ३, ९, ९.
 प्र/सिध्, प्रासेधत् तां. १४, ३, १३.
 प्र/सीव्, प्रसीव्यति श. ३, ५, ३, २५; ६, १, २५.
 प्र/रसु, प्रसौति शां. ६, १४; श. १, ५, २, १; ७, ४, १४; ८, ३, १०; २, ५, २, ३०; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ७, १, ११; ८, १, १; ५, १, १, १५; ५, १, ६; ६, ७, २, ४; ९, ३, ४, १; १३, १, २, ४; ६, २, ९; १४, १, ३, १३; तै. ३, २, ३, ८; ८, ४, १; तैआ. ७, ८, १.
 प्र-सुव, ता- -तः ऐ. ४, २४; श. १, ६, ३, ६; ५, ४, ५, ३; ५, ४, ७; ६, ६, ४, १४; १०, २, ५, १५; १६; १४, ५, १, ३; तां. १०, ३, ९; २५, ५, १; २; -ता तै. ३, १०, १, २; -ते शां. ७, ३; २८, ४; श. ३, ८, २, २७; ३, २९; ४, १, २, ६; ७; ५, ७, ६; १२, ६, १, २; १४, ३, १, २९; प. ३, १; -तेन तै. ३, १२, ९, ७; तां. २५, १८, ५.
 प्र-सुन्वान- -नाय तां. ११, ५, १.
 प्र/सुल्, प्रसुलामि तै. ३, ९, ७, ५.
 प्र/सु, प्र-सुवते तै. २, ७, १७, १; प्रसुवति गो. २, ५, ८; प्रसुवन्ति श. ५, २, २, ४; प्रस्वन्ति शां. १९, ५; प्रसुवामसि तैआ. २, ४, १; प्रसुवात् श. १३, ४, २, ६; १२; प्रसुवाति श. ६, ३, १, १५; प्रसुवाति तै. ३, १, १, ९; प्रसुवान् श. ५, ३, ३, २; प्रसुव श. १, ७, ४, ८; १४; ५, १, १, ४; १४-१६; ५, १६; ६, ३, १, १९; ९, ५, १, ५; ३; मं. १, १, १; प्र-सुव जै. ४, ३, १, ३; प्रासुवत् श. १, ७, ४, ८; १४; ५, १, १, ४; ५, १६; गो. २, २, १०;

१४; प्रसूयात् शां. ६, १२; प्रासा-
 चीत् श. ६, ७, २, ४. प्रसव-
 प्रसवितृ- गद्र.
 प्र-सुवत्- -न् तै. २, ६, १८, ४; ८, ६, १.
 प्र-सुवत्, ता- -तः ऐ. २, ३८; श. २, ४, २, ११; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ८, १, १; ५, २, २, ४; ७, २, १, १५; का. १, ५, १, २७; ६, १, १५; तै. १, ७, ६, ६; ७; ९, ३; ३, ७, ६, २; जै. ३, ४, ४, ३; ६; मं. २, ४, ६; गो. २, १, २; -तम् शां. ६, १२; श. ४, १, ४, ५; ६, ६, ८; गो. १, २, १०; -तस्य ऐ. ७, २०; -ताः शां. १७, ७; श. ६, ३, १, १४; १२, ८, ३, २९; तै. १, ६, २, ६; ७; २, ८, ७, ३; जै. ३, ४, ४, ३; गो. २, ५, ४; -तात् शांआ. ३, २; -तान् श. १३, ६, २, ९; -ते तै. ३, ३, ७, ६; -तौ श. २, ५, २, ३०.
 प्र-सूति- -त्यै तै. १, ७, ४, २; ८, ३, ४; ६, ३; ३, २, १, ४; २, १; ४, ५; ६, ३; ८, १; ९, १; ८; ३, ८, १०; ८, ३, २; तैआ. ३, ९, २; ५, २, १; ५; ७, १; गो. २, १, ४.
 प्र/रसु, प्रसूयन्ते प. ५, ११.
 प्र-सू- -सुवः तै. १, ६, ३, ३; -सूः श. २, ५, १, १८; -स्वः श. २, ५, १, १८; का. १, ४, ३, १५.
 प्र-सू(त-→)ता- -ता तैआ. १०, १, १
 प्र-सूति- -तिः तै. ३, १२, ९, २; तैआ. १०, १, १; -त्यै तै. १, ७, ३, ५.
 प्र/सृ, प्र-सृते शां. २६, ८; १५; प्र-सृसितम् शां. १८, १३; तै. २, ७, १५, ६; ८, ६, ७.
 प्रसारयति तै. १, ६, ४, २; प्र-
 सारयति श. ८, १, ४, १०;

प्र-सारयति श. ८, १, ४, ७; १०;
 प्रसारयन्ति जै. १६४; प्रसारय
 तै. ३, १०, ४, ३; प्र-सारय श.
 ८, १, ४, ८; प्रासारयत् तै. १, ६,
 ४, २; प्रासारि श. १, १, ४, ८;
 का. २, १, ३, १३. प्रसरत्, प्रसा-
 रण-प्रसार्य- गद्र.
 प्र-सूत, ता- -तः तै. १, ६, ४, २.
 तैआ. २, १, १; -ताः जै. १, १,
 २, ७; गो. १, ५, २४; -तान् श.
 १३, ४, १, ५; -ताम् श. ३, २,
 २, २७; २९; -तेन तैआ. २, १, १.
 प्रसूत-च्छन्दस्- -न्दाः प. ३, ७.
 प्रसूत-मात्र- -म् श. ४, ५, १०, ७.
 प्र-सूति- -त्या तैआ. २, १, १.
 प्र/सृज्, प्रसृजति श. ६, ४, ४, २२;
 ७, २, २, २१; ३, २, ११; १९;
 प्रसृजतः श. १३, ४, २, १५;
 प्र-सृजन्ति तै. ३, ८, १९,
 २; तां. २१, ४, १३; १४,
 ७; ८; प्रसृजत श. १३, ४,
 २, १५; प्रसृजानि शां. १०, ४;
 प्र-सृज्यन्ते ऐआ. १, ३, ५.
 प्रसिसृक्षणि शां. २७, १.
 प्र/सृप्, प्रसर्पति ऐ. २, ३६; ऐआ.
 ५, १, ३; गो. २, २, १९; प्रसर्पन्ति
 तां. १८, २, ९; ९, ४; प्र-सर्पन्ति
 जै. १२; प्रासर्पत् तां. १६, १, १;
 प्रसर्पत् श. ५, ४, ५, ४; ५; ५;
 प्रसर्पेयुः तां. ५, ६, ७. प्रसर्पण-
 प्रसर्पत्- गद्र.
 प्र-सृप्त- -प्तः गो. २, २, १९.
 प्र-सृप्य तां. ५, ६, ७; गो. २, २, १९.
 प्र-सृप्यत्- -न् शां १३, १७; गो.
 २, २, १८; १९.
 प्र/स्कन्द, प्रस्कन्दन्ति तै. ३, २, ५,
 ११; ६, ४; प्रस्कन्द श. १, ७,
 ४, ३; प्रास्कन्दत् श. ४, २, १,

† 'प्र-तिलामि' इति =य. २३, २४ । || 'सु-' इति L. -मुपा. चिन्त्यः । † 'नी?' इति मुपा. ।
 † 'प्रसृप्यन्' इति आन. मुपा. । उभयविधापि रूपसिद्धिः । अमागमस्य (पा. ६, १, ५९) वैकल्पिकत्वात् ।

११; प्र...अस्कन्दन् श. ९, १, १, ६.
 प्रस्कन्दयति श. ४, ३, ५, २१.
 प्रस्कन्दत्-न् तां. १४, ५, १५.
 प्रस्कन्ध श. ४, ५, १०, ७.
 प्र-स्तव्य(√स्तम्भ्)-न्धम् श १४,
 ९, ३, ९.
 प्र-स्तरु(√स्तृ)-रः ऐ. २, ३; श.
 १, ३, ३, १२; ४, १०^३; ८, १, ४४;
 ३, ११; १४; १६; २५; ९, २, १४; ३,
 ४, १, १७^३; १८; ३, १९; ६, ३, १४;
 तै. ३, ३, ६, ७; ८; ९, २; ३; ७, ६,
 ८; तां. ६, ७, १७; १९; गो. २,
 १, २; -रम् ऐ. ३, ३७; श. १,
 ३, ३, ५; १२^३; ४, ११; ८, ३, ११;
 १६; २, ५, १, १८^३; ६, १, १४^३;
 १६; ४५; ३, ४, २, २२; ६, २, १०;
 १४; ११, ४, १, १४^३; का. १,
 ४, ३, १५; ६, १, ११^३; ३०;
 तै. १, ६, ८, ८; ३, ३, ६, ६;
 ८; १०; ९, २; ५^३; तां. ६, ७, १६;
 १८; १९; २१; गो. १, ३, ९^३;
 -रस्य श. १, ९, २, १४^३; १५; १६;
 -रे ऐ. १, २६; श. १, ८, १, ४४^३;
 ३, ४, ३, १९^३; -रेण श. १, ९, २,
 १४; १५; ९, ५, १, ४८; तां. ६,
 ७, १८^३; -रौ श. २, ५, २, ४२;
 का. १, ५, १, ३७^३.
 प्रस्तर-भाजन्-म् श. २, ६, १, १५;
 का. १, ६, १, ११.
 प्रस्तर-प्लु(√स्था)-प्लः श. १, ८,
 ३, २५.
 प्र-स्ती(र्ण→)र्णा-र्णाः श. १, ५,
 ३, १२.
 प्र-स्तीर्य श. १२, ५, २, ७.
 प्रस्ताव-प्र/स्तु द्र.
 प्र/स्तु, प्रस्तौति ऐ. ५, २३; ऐआ.
 २, ३, ४; शां. १७, ७; श. १४,
 ४, १, ३०; तै. २, २, ६, २; तां. ४,
 ९, ९; ६, ८, ५; ६^३; ७^३; ९, २२;

७, ७, १; २; ९; ८, ३, ६; ४, ५; ९,
 १, ६; १०, ९, १; १२, २; १२,
 ११, २०; १५, १०, ७; ८; जै.
 १९; ३१^३; १०५; १०६^३; १०७;
 १७९; जैउ. १, ४, ३, २; २, १, २,
 ९; ४, ७, १, ४; २, २; १२; गो.
 २, ५, ४; प्र...स्तौति तां. १८, ९,
 ११; प्र...स्त्वते श. ३, ५, ३,
 २३; तै. २, ४, ३, ४; प्र...स्तौमि
 श. १०, ४, १, ९; प्रास्तुवत् तै.
 १, ५, १०, २; ३; प्रस्तुयात् श. ४,
 ६, ९, १७; १४, ४, १, ३०; जै.
 ६२^३; प्रास्तावीत् गो. १, ३, ४.
 प्र-स्ताव-वः ऐ. ३, २३; तां. १२,
 १०, ७; जैउ. १, ३, २, ४; ५, १, २;
 १०, १, २; ११, १, ३; ५; ९; १०;
 २, १; १२, १, ३^३; २, १; ३; ५; ६;
 ८; ९; १७, २, ८; १८, ३, ९; ४, ५;
 ३, ७, १, ९; ष. ३, १^३; गो. २,
 ३, २०; -वम् तां. १२, १०, ७;
 जैउ. १, ३, १, ६; २, ७; ३, १; ३; ५;
 ६, २, ७; १२, २, ७; -वाः स. २;
 -वेन जैउ. १, ४, ३, ३; १०, १,
 ४; गो. १, ५, २४.
 प्रस्ताव-प्रतिहार-रान् जै. १२५.
 प्र-स्तुत-तः तै. ३, १०, १, २;
 -तम् तै. ३, १०, ९, ७; १०, २; -ते
 जै. २६^३; २७^३; ११०.
 प्र-स्तुत्य तै. ३, ६, ११, ३; तां. १२,
 १०, ७; १३, ४, ११.
 प्र-स्तुवत्-न् जैउ. १, ४, ३, २.
 प्र-स्तूयमान-ने तां. ७, ७, १५.
 प्र-स्तोतु-तः तैआ. ४, ४, १;
 जैउ. ३, ४, ४, ३; ६; -ता ऐ. ५,
 ३४; शां. १७, ७^३; श. ४, २, ५,
 ३; १४, ४, १, ३०; तै. ३, ९, २०,
 १; १२, ९, ३; तैआ. ५, ९, ४; तां.
 ६, ७, १३; ७, ७, ९; १८, ९, ११^३;
 २५, ४, ५; १८, ४; जै. २०३; गो.

१, ५, २४; २, ५, ४^३; -तारम्
 ऐआ. ५, १, ५; श. १२, १, १,
 ६; गा. १, ४, ६; -तुः ऐ. ७, १;
 तां. १८, ९, ११; गो. १, ३, १८;
 -त्रे श. ४, ३, ४, २२; ५, ४, ५, २२.
 प्र-स्तोतृ-प्रति-हर्तृ-तार्ति तां. २५,
 १५, ३; -र्तृभ्याम् तै. १, ८, २, ३.
 प्र-स्तोक-कौ आ. १, १८४.
 प्र-स्तोभ-भः ऐआ. ५, २, २; -भौ
 आ. १, ४७५.
 प्र/स्था, प्रतिष्ठति श. ३, ८, ३, १७;
 प्रतिष्ठन्ति तै. १, ३, ३, ७; प्रति-
 ष्ठामि गो. २, ३, ५^३; प्रस्थास्यामि श.
 १, ७, ४, १९; २१; २, ५, २, ४१; ६,
 १, ४४; गो. २, १, ४; प्रस्थास्यामः
 शां. ६, १२; का. १, ५, १, ३६;
 ६, १, २९; प्रतिष्ठ श. १, ७, ४,
 २२; प्रतिष्ठत तैआ. ६, ५, १;
 प्र...अस्थात् ऐ. ५, १६; शां.
 २६, १५; तै. २, ४, ३, १३;
 प्र...अस्थुः ऐ. ४, ११.
 प्र-स्थाय शां. २८, ६.
 प्र-स्थावत्(मनुप्)-व् श. ७, २, २,
 ११.
 प्र-स्थित-तम् श. ३, ८, २, २७^३;
 ३, २९^३; ५, १, ३, १४; -तस्य ऐ.
 २, १०^३; तै. २, ८, ७, १०; -ताः
 तै. २, ६, ११, १०; -तान् श. ४,
 २, १, २३; ४, ४, ३, ९; -तानाम्
 ऐ. ६, १०-१२; शां. १३, ६;
 १४, ४; १५, १; १६, १; २९, २;
 गो. २, २, २०-२२; -तेषु शां.
 ३०, ११.
 प्रस्थित-याज्या-ज्यानाम् ऐ. ५,
 १०; गो. २, ६, १०.
 प्र/स्ना, प्रस्नाति तां. ५, ८, ५; १४, ५,
 १७; प्रस्नन्ति श. १२, २, १, १;
 २; ४; तां. ५, ८, ५; ९, ४, १२; १४,
 ५, १७; प्रस्नायेयुः तां. १, ५, ३^३;

‡ 'प्रतिष्ठासि' इति सिसाधयिपन् G. चिन्त्यः । 'प्रतिष्ठामि' इति पा. -मुकल्पः । † 'दना' इति कालि. मुपा. व्रष्टः ।

प्रस्तायुः श. १२, २, १, १.
 प्र-स्ताय श. १२, २, १, ५; जै. ५५.
 प्र-स्तैय- -यः श. १२, २, १, २; ४; ४;
 गो. १, ५, २; -ये श. १२, २,
 १, ४; गो. १, ५, २.
 प्र√स्तु, प्रास्तुताम् जै. २०१.
 प्र-स्वष्ट(√स्वच्)- -ष्टः जै. १६८;
 -ष्टात् जै. १६८^१.
 प्र√स्फुर, प्रास्फुरत् तां. ६, ९, २२.
 प्र√स्वन्द, प्रास्वन्द श. ४, १, ५, ६;
 प्रास्वन्दन्त गो. १, १, २.
 प्र-स्वन्दिन्- -न्दि श. १४, ६, ९, ३१.
 प्र-स्वंस- -स्वात् ऐ. ५, १५.
 प्र√स्वु, प्रस्वन्ति तै. ३, ७, ४, १.
 प्रस्वावयते श. ४, २, ४, १८;
 प्रस्वावयति श. ४, २, ४, २२;
 प्रस्वावयन्ति शां. २, २; प्रस्वावयेत्
 श. ४, २, ४, ७; १४, १, १, ३३;
 प्र...स्वावयेत् श. ४, २, ४, ८.
 प्र-स्वावयमाण- -णः तां. ८, ७, ४.
 प्र√स्वप्, प्रस्वपिति, प्रस्वपिति श.
 १४, ७, १, १०; प्रस्वपेत् सा.
 ३, ४, २; ३; प्रस्वप्यात् ऐ. ८,
 २८.
 प्रस्वर्च(प्रस्यु/अर्च), प्र...सु...अर्चत्
 तै. २, ५, ८, १.
 प्र√हन्, प्रहन्ति श. १, १, ४, २१;
 का. २, १, ३, २२; तै. ३, ८, ४,
 १; प्रहन्ति श. ३, ८, १, १५;
 ४, ६, ८, ७; प्र...जवान का. १, १,
 २, १०; जै. १५१^१; प्राहन् जै.
 ५३; प्राहन् जै. १७२; २०८.
 प्रहरणत्स्-, प्रहरिष्यत्-, प्रहर्तुम्-
 प्र√हृद्र.
 प्र-हर्षयत्(√हृप्)- -यन्त शां. १५, २;
 -यन्तः शां. १५, २.
 प्र-हस्तक- -म् शांआ. २, ५.
 प्र√श्हा, प्रजहति श. ४, ६, ८, ६;
 ११; १६; प्रजहौ जै. ३, ६, ३,
 ३; प्रजिहीत श. १, ७, ४, १२;

महासीत् तै. १, २, १, २७; २, ५,
 ८, ७; प्रहासीः ऐआ. २, ७, १.
 प्र-जहित- -तानि तां. ९, १०, १.
 प्र-हा- -म् तां. १६, १४, २; २०,
 ११, ४.
 प्र-हीण- -णानि जै. १, ८, १, ५.
 प्र√हि, प्रजिष्यति ऐ. ८, २८^५;
 प्रहिणोति श. ३, २, ४, १०; २१;
 तै. १, ६, ७, २; ८, ३, ४; प्रजिवाय
 शांआ. ३, १^१; तै. ३, १०, ९, ३;
 प्रजिष्यतुः ऐ. ८, २८^५; प्रजिष्युः
 ऐ. ६, ३४; शां ३०, ५; प्रहि-
 णुतात् तैआ. ६, १, ४; प्रहिणवाम
 श. ३, २, ४, ३; प्रहिणोत् तै. २,
 २, १०, १; प्राहिणवन् श. ३, २,
 ४, ३; १०; २१; तै. १, ६, ७, २;
 २, २, ७, ३; ११, ५; तां. ८, ४, १^३;
 जै. १३६; प्रहिणुयात् शांआ. ४,
 ३; प्राहिपीत् श. ३, २, ४, १५;
 तै. ३, १०, ९, ३.
 प्र-हित, ता- -त्तः श. ५, ३, १, ११;
 तैआ. ४, २९, १; -ताम् ऐआ.
 २, १, ५^३; श. ३, २, ४, १५; -तौ
 आ. जैआ. १, ९८; २८३. प्रहेय-अद्र.
 प्रहितु- -तोः आ. १, ३८२^३; जैआ.
 १, २३०; ३८२.
 प्र√हु, प्रजुहति श. ९, २, ३, ३९;
 प्र...जुहति श. १४, ४, ३, ३;
 प्र...जुहरे श. ९, २, ३, ३९.
 प्र-हुत- -म् श. १४, ४, ३, ३.
 प्र√हृ- -म्, प्रहरति ऐ. २, १; ३५; ३, ७;
 ४, १; शां. १४, २; श. १४, ३, १, २२;
 तै. ३, ३, ९, ५^३; प्रहरति श. १,
 २, ४, १५^३; १६; १७; १९; ५, २२;
 ३, ५, १, ३२; ६, ४, १०; ७, १, २६;
 ९, ४, १८; ४, ३, ३, ४; ५; ६, ७,
 २, १३-१६; ७, ३, २, ६; ७; ९,
 १, २, ११; का. २, २, २, ८-११;
 ३, २१; तै. १, ७, ६, ७; २, १, ५,
 ११; ३, २, २, १; ५; ९, ६; ११, ३;

७, २, ७; तैआ. १, २६, ६; तां.
 ७, ५, १३; ८, ५, ३; १९, १८, ३;
 जै. ७५; ८१; प. ३, ८^५; ११^५;
 ४, ४; गो. २, ३, ३; प्रहरन्ति
 ऐ. २, ३; तै. ३, ३, २, ५; तां.
 १२, १०, १६; प. ४, ४; प्रहरामि
 श. १, २, ५, २२; ३, ९, ४, १७;
 १८; का. २, २, ३, २१; तै. २, १,
 ५, ११; प्रजहार श. ४, ३, ३, ५;
 प्रजहार श. १, २, ४, १; ६, ४,
 १; ४, १, ३, १; का. २, २,
 २, १; ५; प्रजश्रुः ऐ. १, २८;
 प्रहर्तास्मि ऐ. २, १६; प्रहरि-
 ष्यामि श. ५, ५, ५, २; प्रहर ऐ.
 ३, २०; शां. १^५, २; श. २, ५,
 ४, ६; का. १, ५, ३, ६; तैआ. ४,
 २८, १; तां. १५, ५, २०; प्रह-
 रामा३ तां. १२, १०, १५; प्रहराव
 श. ५, २, ४, ११; प्राहरत् ऐ. २,
 १६; ४, १; २; श. १, २, ४, १; ६;
 का. २, २, २, १; तै. १, ७, ६, ६;
 तां. ८, १, २; ५, २^३; ८, ९; १४, ४,
 ५; जै. ५०; प्राहन् ऐ. २, ३१;
 श. ७, ३, २, ५; जै. ८१; प्राह-
 रम् श. १, ६, ४, ४; प्रहरेत्
 तै. ३, ३, २, ५; ७, २, ७;
 जै. १४५; प्राहार्षित् श. ३, ७,
 १, १७; १८; प्राहार्षिः श. १, ६,
 ३, १७; ५, ५, ५, ३; ४; ५; तां. २०,
 १५, ६^३; जै. १४८^३.
 प्रहियेत तै. ३, ७, २, ६.
 प्राजिहीर्षत् श. ५, ५, ५, १.
 प्र-हरणत्स्(ः) प. ३, ३-५.
 प्र-हरिष्यत्- -म् श. ३, ९, ४, १७;
 ९, २, २, १.
 प्र-हर्तुम् शां. ३, ६; १५, २; जै. ६६.
 प्र-हार्ष- -र्षे श. ११, ८, २, १.
 प्र-हृत- -त्तः ऐ. ३, ८; श. १, २,
 ४, १; ३, ७, २, २; ११, ८, २, १^५;
 का. २, २, २, १; गो. २, ३, ५.

प्र-हृत्य तै. १,६, ३,१०; ३,२,४,२;
तां. ८,१,२.

प्र-हियमाण-णाय ऐ. १,१६; शां
८,१;९,२; श. ३,४,१, २,३;५,
२, २; ६,३, ९; ९,२, ३,१;
-णेभ्यः श. ७,३,२,५;७.

प्र-हेति(√हृन्)-त्तयः श. ८, ६,१,
१५; १६; १७-२०; २१.

प्र-हेय(√हि)-यः श. ५, ३, १,
११.

प्र-होषिन्(√हु)-षिणः जै. १९८.

प्र-ह्राद(√ह्रा[=हा]द्)-दः तै. १,
५,९,१; १०,७. =प्रह्राद-

प्रह्लादीय-यान् शांआ. ५,१.

प्र-ह्व(√ह्वृ)-ह्वः ऐ. ३,९.

प्र-ह्वे, प्र-ह्वे तै. २, ४,५,७; प्र-
ह्वामहे तै. ३,१,३,२.

√प्रा,प्रमौ तै. २, ८,८, २; अमाः ऐ.
३,२२;४,२९.

प्राकर्ष(←प्रकर्ष)-म् आ.जैआ. १,
२४३;२७३;३१३.

प्राकाश(←प्रकाश)-शौ श. ५,
४,५,२,२; तां. १८,९,१०.

प्रा(प्रऽआ)√कृ,प्र-आकरोति तै. ३,
२,१,४.

प्राकृत(←प्रकृति)-त्तः श. ११,२,
५,१; -तानि श. १,१,२,७.

प्राक्रीडित-त्तः गो. १,१,१२.

प्रागाथ-थान् शां. १८,३.

प्राची,प्राच्य, प्राञ्च्-द्र.

प्राञ्(प्र√अञ्),प्राञ्जति श. ३, ३,४,
९; १०; प्राञ्जत् श. १, ४, ४,
१५.

प्राज्यन्ते तां. ७,२,६.

प्राजमान-नः ऐ. ४,९.

प्राजापत्य,त्या(←प्रजापति)-त्यः ऐ.
१, २,१; ८, १४; १९; शां. २५,
१०; शांआ. १,१; श. ४, ६,१,
३; ६,२,१,३९;२,५; १०; ११;
१२; १५; ५,३,९; ११, १,६,
१४;१६;८, ३,१; १३, १,१,१;

२,३;९;२,२,१५; ६,८; ३,३,४;
तै. १,१,५,५; २,५,३; ३,७,५;
८,२,३; २,२,५,३; ७,१, ३; ३,
२, २,१; ३,२,१; ७,२; ८,९;
७, १,२; २,१; ८, २,१; ३,६;
४,२; ७,३; ८,४; २२,३; ९,४,
५; ८,२; १६,१; तैआ. १, १३,३;
२६,४;५,३,५; १०, ६३,१; तां.
१,२,४; ६,४,१; ५,३; ६; १८;
१८,६, ९; ९, ११; जैउ. ३,६,
२,३; ७, ३, २; आ. १; सा. १,
१,१४; ३,९,८; गो. २, ३, १८

-त्यम् ऐ. ४,२६; ६,२०; ऐआ.
१,२,२; शां. २३, २;४; ६; ८;
२५,११; १५; शांआ. १,१; २,
१; १७; श. १,४, ५,१२; ६,३,
२७; ४, ५, ९,२; ६,३, ३; ६,
२, २, १; २; २१; २३; १०,
४,४,४; ६, ५, ८; ११, ५, ४,
१; १२, ३,५,१; ४,२,१; १३,१,
८,२; ३,४,१; ४,४,१; ५,२,२३;
३,७; १४,७,२,५; तै. १, २,५,
३;४,८,६; २,१,४, ६; ३,३,७,
३;९, ११, १; १६,१; २२,४;
तैआ. १०, ६३, १; तां. ४, ८,
७; १५; ७,८,३; ८,५,१४; ११,
४,८; २१, १४, १९; जै. ३४;
३७; १६१; आ. १, १६५; ३९१;
४५९; ४७०; जैआ. १, ३५५;
४५९; २,२,६; १२, १५; २४, १९;
प. २,१; गो. १,२,२०; ५,२२;
३, १९; २, २, २३; -त्यया ऐ.
७,५; तै. १,३, १०,१०; ८,५,
५; ३,७, २, १; -त्यस्य श. ६,
२, २, ३६; आ. १; २, १५, ७;
सा. २, ८,३; दै. ३, २२; -त्या
शां. ६,१; तै. २, १,२,२; तैआ.
४,४१, ३; ६; प. २, १; -त्याः
श. १,२,४,८; ५,१; ४,१, ३४;
५,३,२; ४,६; ७,२, २२; ९,२,
३४; २,१,१,८; २, १३; २,२,८;

४,३,२; ३,२,१,१८; ४,४, ३; ५,
४,२; ६,१,८; ४, २,४,११; ५,१,
१, १; ३, ८-१०; १२; ६,२,१,
२७; ३३; ६,२,११; ३,२; ८,१,
१; ७,४, २,३; ८,१,३, २; ९,
२,३,८; ५,१,१२; ११,१,८,१; ४,
१,११; ५,९,३; १२,२,२,९; १३,
६,२,८; ८,१,५; २,१; १४,४,१,
१; २,१; का. १,१,१,६; २,९,२,२,
६; ३,२,२; ६,४,२; २, २, २,६;
३,१; तै. १,३,३,२; ३,९,९,३;
तैआ. १,२६,४; तां. ६, ५,१८;

११,४,२; १५, १०,१; जै. १४४;
आ. २, ४, १०; जैआ. २, १४,
१०; दै. २, ९; गो. १, ३, ८;
१०; १२; -त्यात् गो. १, २, २,१;
-त्यान् श. ५, १,३,७; ११, ४,
१,४; तै. १, ३, ४, ३; -त्यानि
शां. २४, ९; २५, १५; श. १,
६,१,२०; जैआ. २, १४, १; दै.
१, ४; २०; -त्याभिः श. १३,
२,६, ८; ५, ३,६; तै. ३, ९,४,
५; -त्याभ्यः जै. ३५; -त्याम्
ऐ. ३, ३८; शां. ४, १३; प. १,
६; सा. १, १,४; ३, ७; -त्याय
जैउ. ३, ७, ३, २; -त्ये ऐ. ३,
३०; शां. २७, ४; श. ६, २,२,
१०; २३; तै. ३, ८, ११, १; जै.
३५; आ. १,४७४; ५७१; जैआ.
१, ४७४; -त्येन शां. १९, २;
श. ४,६,८,३; ८; १३; तै. ३,
९, २,४; -त्यौ श. ६, २, २,
११.
प्राजापत्य-हविस्-पः गो. १, २,
२२.
प्राञ्च्-कृ,ग् ऐ. ७,१२; ऐआ. १,
२,४; २,३,३; ४; ५, १,१; ३; ६;
२; ४; ३,१; ३; शां. २, २; ६,
१४; ७,६; १९, १८; २९, ५; श.
१,७, ३, १३; ८, २, ८; २,४,४,
२३; ६, १, १२; ३,९,४, २१;

४, १, १, २, ४, ३, २, २, ४, ३, १: ६,
 ८, १, ५, १, २; ७, ४, १, ३, ५; ८, ६, २,
 १, ५; ९, १, २, २, ५; २७; १०, १, ४,
 १२: का. १, ६, १, ८: २, २, १, १९;
 तै. ३, २, ३, ४: १०, ३; तैआ.
 २, १३, १; ५, ११, ६; तां. १४,
 १०, ३; आ. २, २२, ८; सं. ३;
 सा. २, ७, ८; गो. १, ३, ९: २, १,
 २; ६, १३; प्राङ् ए. १, ८; ५,
 २६; ७, ५; ८, ६; ९; १०; एआ.
 १, २, ४; २, १, ८; ५, १, २, ३; ४:
 ३, २; शांआ. १, ७; २, १७; श.
 १, १, १, १; २, २, १; ३, २; ३, १,
 १२; २०; ४, १, १, ४; ६, ३, १, १, ७;
 १, १, २; ८, ३, १, २; ९, २, २, ५; ३,
 १३; २, २; २, ३, ३, १६; ४, ३, ५;
 ६, १, १, १; ३, १, १, ६; २, १, ५;
 ३, २, ६; ५, १, १, ४; ६, १, ३, ४,
 ५; ८, ४, ३; ५; ४, ४, १, १, ४; ५, २,
 १७; ५, १, २, १६; २, ४, १९; ३,
 ४, ५; ५, २, २; ६, ४, ३, १०: ६,
 २, २; ३; ४; ७, २, १; ९; १२; ८,
 १, ८; ७, ४, १, १, ८; ३, ५; ४, ५;
 १, ३; ८, ६, २, १, ५; ७, ४, १०;
 ९, १, २, १, २; १, ५; १०, ५, ५, ७;
 ११, १, ६, २, ३; ६, १, २; ३; १२,
 ४, ४, ६; ७; ७, ३, १०; १४, १, १,
 १०; २, २, १; २, ८; का. १, ३, ४,
 १३; ४, १, २, ५; ६, १, ८; २, १, १, १;
 २, १, ५; ३, १; २, ४, ९; तै. १, ३, ३,
 ७; ६, ३, ७; २, १, ९, ३; २, ४, ५;
 ३, २, २; ६, १, २; ३, ७, २, ५; ८, ५,
 २; ११, ७, १; ९, ८; तैआ. २, ११,
 १; ५, ८, ४; जै. २, ४; १०, १; १, ५; ६;
 जैड. १, ९, १, ३; ३, ४, ३, २; ४,
 ६, २, ३; प. २, ४; गो. १, १,
 ४; ३, ९; २, ६, ६; प्राङ्श्श श.
 १, ३, १, १, ०; ३, १, २, १, २; १४,
 २, २, २, ९; ३, १, २, ८; का. २, २,
 ४, ७; तै. १, ३, ६, ५; प्राच: ए.

६, २, २; ८, १०; शां. २९, ४; श.
 १, २, १, ४; ४, २, २, ७; ६, ३, २,
 ६; ४, ४, २, २; ७, २, २, २, १;
 ८, ६, २, १, ५; १०, २, ३, १; ८;
 १४, १, ३, १; का. २, १, ४, ३; तै.
 २, ४, १, २; ३, २, १०, १; तां. १,
 ९, ७; जैड. ३, ५, ९, ३; गो. १,
 ३, १, ३; २, ६, ५; १, २; प्राचा जै.
 ५, ०; प्राचि ऐ. १, १, ४; प्राची श.
 ३, ५, ३, १, ७; प्राञ्च: ऐ. ६, ९;
 शां. ७, ६; २, ७, ६; २, ८, ३; श. १, २,
 ५, २; २, २, ४, १, २; ३, ३, २, ५;
 ६, ३, १, ०; ४, ३, २, २; ६, ९, १, ०;
 १, ५; ५, २, ४, १, ५; ५, २, ३; ६, ३,
 १, २, ८; ३, २; १, ४; १०, २, ३, १, १;
 ११, २, ७, २, ७; १३, ५, २, १, ६;
 १४, ६, १, १, ५; का. १, २, ४, ९;
 २, २, २, २; तै. १, ३, ६, ५; ८, ४,
 १; ३, २, ९, ७; तां. ४, ९, १; ६,
 ४, १, ४; १, ५; ५, १, ९; जै. ९, ७;
 १, ३, ०; १, ५, ६; १, ९, ०; सं. २, ६,
 ३; प. ३, १; गो. २, १, २, ५;
 २, १, ७; प्राञ्चम् ऐ. ७, ५; एआ.
 ५, १, ४; शां. ३, ८, ५, ७; ७, ६;
 ९, १, ६; २, ६, १, ४; श. १, २, ५, ६;
 ७, ३, २, २; २, ५; ८, ३, ५; १, ८;
 २, १, ४, ८; १, ८; २, ३; ३,
 २, ३, १, ६; ६, १, ६, १, २; ७, १,
 ३; ४, २, २, १, २; ५, १, २, १, ७;
 २, ४, १, ९; ३, ५, ३, ०; ४, २, १, ६,
 ४, ३, १, ०; ६, ४, १, ०; १, ४; १, ५;
 ७, २, ९; ३, ९; ७, ३, २, १, १;
 १, ७; १, ९; ४, १, १, ८; ५, १, ३, ६;
 २, १, ९; ८, १, १, ४; ६, १, १, ६;
 १०, २, ३, १; ५, ५, १, २; ६; ७;
 ११, ५, २, १, २; ८, २, १; १२, ४,
 ३, २; ६; ४, ६; ७, ३, २, २; १३,
 ४, २, १, ५; १४, ९, ४, २; का. १,
 १, ४, ७; १, ८; २, ३; २, २, ३, ५;
 तै. १, १, ५, ६; ९, १, ०; ३, २, २,

८; ३, ६, ५; ७, १, २; १, २, ५, ५;
 तैआ. ५, ८, ५; ९, २; ३; तां. १,
 २, ४; ६, ५, ३; २, ०; २, ०, २, ४;
 प. २, ४; गो. १, ३, २, २; प्राञ्चि
 तै. ३, ३, १, ४; प्राञ्चौ शांआ. १,
 ७; श. ४, २, १, १, ८; १, २, ४, १,
 १, ३; १४, १, ३, २, ६; २, ७; ३, १,
 १, ९; तै. ३, २, ९, ९; गो. १, ३,
 ९; प्राञ्ज: तैआ. ६, १०, २;
 प्राची-ची ऐ. १, ८; शां. ७,
 १०; १८, १०; श. १, २, ५, १, ४:
 १, ७; ३, १, १, ७; ७, १, १, २; ८, ३,
 १, ८; २, ३, १, ३; ३, १, १, २; ६;
 २, ३, १, ६; ५, १, ९; ६, ४, १, २;
 ४, ५, ८, १, १; ६, ७, ६; ५, ३, २,
 ५; ५, १, ३; ६, ३, ३, २; ४, ४, २, २;
 ६, २, ३; ८, १, ८; ८, ३, १, १, २;
 १, ४; ५, ३, ५; ६, १, ५; २, १, ५;
 ९, २, ३, २, ५; ३, ४, १, ३; १०, ६,
 ५, ३; ११, १, ६, २, १; ८, ३, ६;
 १३, ४, २, १, ५; ५, ४, २, ४; ६, २,
 १, ८; ७, १, १, ३; १४, ६, १, १, ५;
 का. २, २, ३, १, २; १, ६; ४, १, ४;
 तै. १, १, ४, ६; १०, २; २, ८, २,
 ५; ३, ३, ३, २; १, १, ५, १; ९, ८;
 १, २, ९, १; तैआ. १, २, ३, ५; तां.
 ५, २, ३; ६, ५, २, ०; जै. १, १, ७;
 जैड. १, १०, १, २; प. ३, १; गो.
 १, ५, १, ५; -ची: शां. ३, ०, ८;
 श. ७, १, १, १, ८; ४, २, ४, ०;
 ९, १, १, ३, ८; तै. २, ३, ६, ४, ३,
 १, १, ९, ७; तैआ. ४, ६, १; जै.
 २, ०, ४; जैड. १, ६, २, ४; ४, १, १,
 १, २; गो. १, १, ३, ९; -चीम् ऐ.
 १, ७; १, ४; ८, ५; शां. ७, ६; २, ८,
 १; श. १, ८, ३, १; २, ३, ३, १, ६;
 ५, २, २, ९; ३, २, ३, १, ६; ५, १,
 २, ९; ३, ०; ६, १, ६; ८, २, २; ४, ५,
 ७, ४; ५, २, १, ८; ४, १, ३; ७, २,
 २, ९; १, १; ३, १, २, ०; ८, ५, १, १, ३;

‡ = ध्वः । जकारदखान्दस इति भा. ।

९, २, ३, २५; १०, २, ३, ४;
 ११, १, ६, २१^३; २, ७, ७, ४, २, १३:
 १५; १३, ८, १, ५; २, ६; ३, ९;
 १४, १, ३, ८; ३, १, २, २: का. १,
 १, २, १; ५, १, २६; तै. १, १, ७,
 १; ८, ५; २, १, २२; २, १, ८, १:
 ३, २, १, ३^३; ९, ८; ३, ९, १; ७, ४,
 ८; तैआ. ६, १२, १; तां. १६,
 ११, ५; १६; १७, १, ४; १९, ३,
 ४; २०, ४, ३; प. ४, ४; ५, ३;
 गो. १, १, १०: १७; २, १८; ५,
 १६: -च्य: ऐ. ३, ४४; शां.
 १५, ४; श. ४, ४, २, ४; ६, ८, ६:
 ११; १६; ७, ४, २, ४०; ९, ३,
 १, १८^३; ११, १, ६, २१; १४, ६,
 ८, ९; गो. १, १, ७; २, १०; २,
 ४, १०; -च्या तै. २, ५, १, ३;
 -च्या: का. १, १, २, १; तै. ३, २,
 २, ३; गो. १, १, १०; -च्याम्
 ऐ. १, १२^३; १४^३; ८, १०; १४^३:
 १९; श. २, १, २, ३; ७, ३, १, २०;
 १०, २, ६, ३; ११, ६, १, ८; १४, ६,
 ९, २१; का. १, १, २, १; तैआ. २,
 ११, १; तां. १६, १३, १२; जै.
 १८६; जैड. १, १०, १, ३; २, ३, १,
 १; ४, ६, २, ३; सं. २, १, १; -च्यै
 श. २, १, २, ३^३; ७, ३, २, ११; ८,
 ६, २, १५; तैआ. २, २०, १; जै.
 ११७; -च्यौ श. ७, ४, १, ४४;
 १०, ५, ५, ७.
 प्राक्-कूल-लेपु सां. १, ३, २.
 प्राक्-प्रवण, णा-णम् श. ३, १, १, २;
 -णा श. १, २, ५, १७; का. २,
 २, ३, १६.
 प्राक्-प्रातराशिक-म् आ. १.
 प्राक्-शिरस्-रस्त्स सा. २, ५, ३^३;
 -रा: श. १४, ९, ३, १३; मा.
 ३, ४, २.
 प्रागप(कूडअपाक्)-म् श. ८, १,
 ४, २^३.

प्रागुदक्-प्रवण-म् ष. २, १०: गो.
 १, २, ११; १४.
 प्रागुदग्द्वार-रे ऐआ. ५, १, १.
 प्रागुदीची-च्याम् तैआ. २,
 ११, १.
 प्राग्-द्(ण्ड)ण्डा-म् ऐ. ७, ५.
 प्राग्-दश-म् श. ३, ३, २, ९.
 प्राग्-द्वार-रे ऐआ. ५, १, १.
 प्राग्-मुख-ख: ऐआ. ५, १, २: गो.
 १, १, २२; गो. २, २, ९.
 प्राचीन-म् श. १, ४, १, १५; १७:
 ३८^३: ३, ४, ३, २; १०, १, ५, २; ३^३:
 तै. १, ५, ३, १; २^३: ३; २, १, ३, ४:
 ६, ८, २; ३; ३, २, २, ८^३; ९, ८; ३.
 १, ४; ६, ५; ६, ३, २; ४; ८, २, ४: तां.
 १०, २, ५; ६: २५, ८, ४; जै. ११७:
 प. ३, १; गो. २, २, १७.
 प्राचीन-ग्रीव-वम् श. ७, ३, २,
 २; ९, ३, ४, १४; १२, ५, २, ७:
 जै. १३९; -वे श. ३, २, १, १:
 ६, ४, १, ६; ७, ३, २, १; ९, ३,
 ४, १०; १४, १, २, २; -वेण ऐ.
 ८, ६.
 प्राचीन-प्रजनन-ना: श. ७, ४, २,
 ४०.
 प्राचीन-योग-०ग जैड. १, १२,
 ५, १.
 प्राचीन-योगी-पुत्र-त्र: -त्रात्
 श. १४, ९, ४, ३२.
 प्राचीन-योग्य-०ग्य श. १०, ६,
 १, ५; ११, ५, ३, ८-१२: तैआ. ७,
 ६, २; जै. १२५; गो. १, ३, ११;
 १३; -ग्य: श. ११, ५, ३, १;
 जैड. ३, ७, ३, २^३; गो. १, ३, ११;
 -ग्याय जैड. ३, ७, ३, २^३.
 प्राचीन-वंश, शा-शम् श. ३, १,
 १, ६; ६, १, २, ३; -शा श. ३, १,
 १, ७; ४, ६, ८, २०.
 प्राचीन-शाला-ला: जैड. ३, २,
 ५, १.

प्राचीन-शालि-लि: जैड. ३, २,
 २, २; ३; ५; ७; -लिम् जैड. ३, २,
 ५, २.
 प्राचीना(-नडाअ)-अ-आणि श.
 ३, ५, ४, २०: ६, १, १४; ७, १, ७.
 प्राचीना(-नडाअ)-तान(√तन्)-
 -ना: ऐ. ८, १७; -नान् ऐ. ८, १२;
 -नानि शांआ. ३, ५.
 प्राचीना(-नडाअ)-वीत्(√व्ये)-
 -म् तैआ. २, १, १.
 प्राचीनावीत्तिन्-तिन: श. २, ४,
 २, २; ६, १, २४; का. १, ३, ३, २; ६,
 १, १५; -ती श. २, ४, २, ९;
 ६, १, ८; १३; ४०; १२, ५, १, ६,
 का. १, ३, ३, ९; ६, १, ७; १०; तै.
 १, ४, ६, ६; ६, ८, २; ९, ३.
 प्राच्य, च्या-च्यम् शां. ९, ४;
 -च्या: श. १, ७, ३, ८; १३, ८, १,
 ५; २, १; -च्यानाम् ऐ. ८, १४;
 -च्याम् श. ९, ५, १, ६४.
 प्राच्य-वत्(वति) जै. ११५.
 प्राच्य(-चीडाअ)-पाब्चा(-ञ्चूडाअ)-
 ली||-लीषु सं. २.
 प्राण्(प्र√अन्), प्राणिति ऐ. २, ३४;
 शां. २, ७; शांआ. ४, ५; श. २,
 २, १, १०; ३, ८, ३, १५; ४, ५; ७;
 ५, १, १६-१९; ८, ५, १, १७; १२;
 ३, २, ७; ८; १४, ४, ३, १; ५^३: ६, ५,
 १; तै. ३, १२, ६, १; तैआ. ५, ३,
 १; तां. २०, १६, ६; जैड. १, ९,
 २, २^३; २, १, १, १८; ४, १, १६;
 १७; ३, ६, ४, २; ४, १०, १, ९; प.
 १, ३; गो. १, ५, ५^३: प्राण्णन्ति
 शां. २, २; श. १०, ५, ३, ५;
 प्राणिप्यन्ति जै. १७; प्राणन्तु जै.
 १७; प्राणन् जै. १७; प्राण्यात् श.
 १४, ४, ३, ३४; प्राण्यात् श. ४,
 ६, १, ७; तैआ. ८, ७, १; प्राणि-
 पम् शां. २, ७.
 प्राणयत् श. ७, ५, १, २१^३;

प्राणयः तैआ. ३, १४, ४.

प्राण- -०ण ऐ. २, २१; तै. ३, १०,
 ८, ३; ११, ५, ४; तां. १, ६, १६;
 मं. २, १, १४; प्राणऽङ्गति श.
 ११, ८, ३, ६; -णः ऐ. १, ७;
 १९; २०; २८; २, २; ४; १०; २१;
 २४; २६; २८; २९; ३८; ३९;
 ४०; ३, २; २९; ४, १४; ५, २५;
 २८; ३१; ६, ८; १४; २६; ७, ५;
 १३; ८, २३; २५; ऐआ. १, ३, ८;
 ४, १; २; ३; ५, १; २, १, २; ४;
 ५; ६; ८; २, १; ३; ४; ३; ३; ६;
 ८; ४, १; २; ३, ६; ३, १, १; २;
 ४; ६; २, १; २; ६; ५, १, ५; ३, २;
 शां. २, ८; ५, ८; ६, १५; ७, १; ४;
 ८, १; ४; ५; ६; ९, ६; १६, ४; १२,
 ४; ७; १३, २; ५; ९; १४, २; ४;
 १५, २; ३; ४; १६, २; ३; ४;
 १७, १; २; ७; १८, ४; २०, ५;
 शांआ. १, ८; २, १; ३, ५; ४, १;
 २; ३; १२; १३; १४; ५, २; ३;
 ४; ७; ८; ६, २०; ७, २; ४; ५; ९;
 १०; १५; १९; २०; ८, १; २; ११;
 ९, २; ७; १०, ३; ८; ११, २; ६;
 ८; श. १, १, २, १४; ३, १, ७; २,
 ३; ५, १५; ४, १, २; ५; २, २; ३, ३;
 ८; १०; ५, १, ८; ८, १, २; २, १, ४,
 २०; २२; २, १, ६; १०; २, १५;
 ३, १, ३, २०; २, २, २३; ४, २,
 ६; ७, ४, ८; ९; ८, २, ६; ९; २४;
 ३, ८; ९; १५; ३७; ४, १; २; ३; ४;
 ५; ८; ९; ७; ७, १, १; ३; ९; १७;
 २२; २६; २७; २, १; २; ११; २७;
 २, १, २९; २, ९; ३, १; ४, १; ३,
 ४, २५; २९; ४, १, १; ४; ५; ७;
 १०; १४; १५; २, १०; ५, ५, १३;
 ५, २, १, ४; ४, ९; १०; ६, १, १,
 २; २, १२; १४; १५; २८; २, १,
 २४; २, ६; ७; १२; १३; ३८;
 ३, १, ८; ९; १७; ४, २, १; २; ५;

५, १, ५; २, ३-६; ३, ८; ४, १५;
 ६, २, ६; ७; ७, ३, ११; ४, ३; ७, १,
 १, १५; २६; २, १; ५; ६; ७; १०;
 १३; १४; २१; २, १, १२; ३, १,
 २; ५; ४५; ४, १, १६; २, २; ८;
 ९; ११; २०; २८; ५, १, ७; १६;
 २१; ३५; २, ८; १२; ५१; ८, १, १,
 ४-६; ३, ८; १०; ४, १; २;
 १०; २, ३, २; ३, १, १०; १३; २,
 ४; १३; १४; ४, ५; ४, १, २७;
 २, ६; ३, ४; ५, १, १४; २, ४; ७;
 ६, २, ८; १६; ७, १, २२; २, ११;
 १४; ३, २; ३; ६; ११; १९; २०;
 २१; ४, १९; ९, १, २, ३८; २, १,
 ४; ८; २३; २, ५; ३, १६; १९;
 ३१; ३, १, ५; २४; ४, २, १०; ५,
 १, ६८; १०, १, १, ९; २, ३; ४;
 ५; ३, ४; ४, २; १२; २, ६, १५;
 १८; १९; ३, १, १; २; ७; ८; २,
 ८; ३, ६; ७; ५, ४; ५; १५; ४, १,
 १७; २३; ५, २; ५, २, १४; ३, ५;
 ६; ४, १२; ६, १, ७; २, ४; ७; १०;
 ४, १; ५, ३; ११, १, ६, ८; १७;
 २०; ३३; २, ४, ५; ६; ६, २; ३, १,
 ८; ४, २, ८; ५, ३, ८; ४, १५; ९, २;
 ६, ३, १०; ७, २, ५; ८, ३, ४; ७;
 १२, १, १, ११; २, ४, १; ३, ४, १०;
 ७, २, ५; ३, २, २; ८, १, ११; २०; २,
 २५; २७; ९, १, १४; १६; २, १२;
 १३, ३, ८, १; १४, १, ३, ३०;
 ७; २, २, ३, २; ३, १, २१; २, ९, १,
 ४; ८; २१; २५; २९; २, १७; ३१;
 ३, १०; ११-१४; १७; १९; २०;
 २९; ३१; ३३; ४, ३; ५, १, ११;
 १८; २, २; ३, ८; ५, ५; ६, १, ८;
 १२; २, २; १३; ७, २१; ९, ९; १३;
 २७; १०, २; ३; ७, २, ३; ८, ९, १;
 १३, १; ३; १४, १; २; ३; ४; १५;
 ३; ६; ९, १, १५; २, १; १३; का
 १, १, ४, २०; २२; २, १,

४; ७; २, १०; २, १, २, १२;
 तै. १, १, ३; ७, १; ८, १; ४; २,
 १, १७; ५, ३, १; ६, ९, ९; २, १, ५,
 ९; ३, ९, ४; ५; ५, १, १; ६, ५, ४;
 ३, २, ३, ३; ३, १, ५; ५, ३; ७, २;
 ९; ७, ४, १२; ७, ७; ९, ३; ८, १५,
 २; ३; १०, ८, ५; ९; ९, ५; १२, ९,
 ३; तैआ. १, ७, २; २, ५, १; ३;
 १७, १; ३, १, १; ४, १; ७, २; ३;
 १४, ४; ५, ४, ३; ११; ६, ४; ७,
 ११; ८, १२; १०, ५; ७, ५, ३; ७,
 १; ८, २, १; ३, १; ९, ३, १; ७, १;
 १०, १४, १; ६३, १; ६४, १; तां.
 १, ५, १७; २, २, २; १५, ३; ३, ६,
 ३; ४, ६, ८; ५, १०, ३; ६, २, २, ७,
 १, ९; १०; ३, ७; ८; २८; ६, १४;
 १७; ९, ९, १; ५; १०, ४, १; ४;
 १६, ३, ६; ८, ९; १३, २;
 १४, ५; १६, ७; १७, १२, २; १८,
 ६, २६; १९, ५, ९; ७, ७; ११, ३;
 ६; २०, १, ६; १६, ६; २२, ९, ४;
 २४, ११, ९; २७, १८, ४; जै. २४;
 २६; ३६; ९५; ११३; १२६;
 १३१; १६८; २१२; जैठ. १,
 १, १, ७; २, १; २, २, २; ८, १,
 १०; २, ४; ८; ९, २, १; ११,
 १, २; ३; १२, २, ८; ३, ७; ५, ४;
 १३, २, २; ३; १५, २, २; १७, १,
 २; ३; १८, २, ८; ५, ७; २, १, १,
 १; २, ६; २, १, १२; २, १; ३, १;
 २; ४-७; ४, १; २; ३; ४; ५; ६;
 ७-१०; ३, २, ८; ३, ४; ४, १,
 १६; २, १२; ३, १, १, १८; २, ५-
 ८; १३; ३, ३; ६; १०; १२; ४, ३;
 १२; २, ५, ५; ९; ६, ४, २-४; ९;
 ५, १; ५; ६; ६, १; ७, २; ८, २; ९,
 २; ७, १, २; ४, २, १, ११; ५, १, ४;
 ८, १, १; १०; २, ६; १०; ४, ४;
 १०, १, १; २; ९; ११, १, २; ९; १०;
 ११; २, २-५; ५, १; प. १, ३;

प्राणाः इति अज. मुपा. चिन्त्यः ।

२, १; २; ५; ७; ३, ७; गो. १, १, ४;
 ३३; ३७-३९; ३, १४; ४, ५; ५,
 ४; १५; २५; २, १, २६; २, ३; १४;
 ३, ७; ८; ४, ११; ५, ४; १४;
 -णःSइव तै. २, ३, ९, ५; -णम्
 ऐ. १, १९; २०; २८; २, ४; ६;
 २१; २६; २९; ४०; ३, २; २९;
 ६, २४; २८; ८, ११; ऐआ. २,
 १, ७; ३, ५; ३, १, ४; ६; २, ६;
 ५, १, ४; ३, २; शां. ५, ८; ७, ३;
 ४; ५; ८, १; ११, ८; १२, ४; १३,
 ९; १५, २; ३; ४; १६, २; ३;
 १७, २; ७; २०, ३; २५, १३;
 शांआ. ४, ४; ५; १३; १४; १५;
 ५, २; ६; ७, ९; १०; १९; ८, ११;
 १०, ३; शा. १, ३, ५, १५; ४, ३,
 ३; ११; १८; २०; ८, १, २३; २, २,
 १, ६; १०; ३, ३, ८; ३, ३, २, १९;
 ४, २, ६; ८, २, ६; २४; ३, ८; ९, ४,
 ७; ४, १, १, ३; १७; १८; २४; २,
 २; २, १, २९; २, ११; ३, ४, २५;
 ४, १, १; ५; ५, २, ४; ५; ५, २, २,
 १७; ६, २, १, २४; ४, २, ५; ५, ३,
 ८; ४, १५; ७, १, २, २१; ३,
 १, २; ५; ४५; ४, १, १६;
 २, २; १३; २०; ५, १, ७; २४;
 ८, १, १, ५; ६; ३, १०; ४, १, १०;
 २, ३, ३; ३, २, १४; ७, २, ११; १४;
 ३, ६; ११; ९, २, ३, १६; १९;
 ३१; १०, ३, ३, ६; ५, ४; ५, ३, ५;
 ११, १, ६, ३५; ३, १, ८; ५, ३, ९, ४,
 १५; ७, २, ५; ८, ३, ६; ७; १२,
 १, १, ११; ३, १, ८; ७, २, ५; ८, २,
 २७; १४, १, ३, ३०; २, २, ३२;
 ३, १, २९; ४, १, ४; ८; १४; ३, ८;
 २२; ६, ७, २१; ७, २, ३; २१; का.
 १, २, १, ४; ६; ७; तै. १, १, १, २,
 ३; ४; २, १, २४; ५, ७, १; ६, ९,
 ८; ९; ७, ८, ३; २, ३, ६, ३; ७, ३;
 ५, १, १; ६, १४, १; २०, १; ८, ८,

३; ३, २, ३, ३; ३, ५, ३; ७, २; ९;
 ४, १८, १; ६, ६, २; ७, ७, २; ८,
 १५, २; ३; १०, ९, ५; ६; तैआ.
 ३, ११, ३; ४; ४, २, ५; ३, १; ५,
 ३; ५, ४, ३; ७; ११; ६, ४; १०, ६;
 ८, ३, १; ९, १, १; ३, १; १०,
 ३६, १; तां. १, १०, ५; ३, ६, ३;
 ५, ४, १; ७, १, १०; ६, ११; १०,
 ५, ५; १६, ३, ६; १९, १०, १४;
 २०, १, ६; जै. १४; ३६; ११६;
 ११९; १६४; २१२; जैल. १,
 १, २, २; ३, २, ५; १२, २, ७; १४,
 ४, १; २, २, २, ४-७; ४, २, ६; ३,
 १, १, १४-१८; २, ५, ५; ९; ३, १,
 २; ४, ७, १, २; ८, २, ५; ११, ३,
 ८; ५, १५; सा. १, ७, ४; मं. १,
 ५, १५; ष. २, १; ३; गो. १, १,
 १८; ३९; २, ४; ४, ५; ५, ८;
 १७; २, १, २६; २, ३; ३, ७; ६,
 ८; -णस्य ऐ. २, २६; ऐआ. २,
 १, ७; ३, ३; ३, २, ५; ५, ३, २;
 शांआ. ४, १; २; ८, ८; शा. ६,
 २, २, ३; ७, १, ११; ८, ६, २,
 १; १०, ३, १, २; ७; ८; ५, ३,
 ५; ६, ३, २; १२, ९, १, १४; १४, ४,
 ३, १७; २०; ६, १०, ३; ७, २, २१;
 तै. २, ६, ४, ५; तैआ. ३, ७, ३;
 ४, ११, ३; ५, ९, २; ७, १, ९; जैल.
 ३, १, ३, १४; ४, ८, ३, ७; १०, १,
 २; मं. १, ३, १०; -णा तां. १३,
 ५, ३; १४; १४, ११, ३; -णाः ऐ. १,
 ११; १५; १७; २०; २, ४; २६;
 २७; २८; २९; ३०; ३, ३; १४;
 १६; २९; ४, १६; ६, २०; २६;
 २८; ३१; ऐआ. १, १, २; २, ४;
 ३, ७; ८; ५, १; २; शां. १,
 ५; ७, १; ९; १०; ८, ३; ६; ८;
 १०, ३-५; १३, ५; ६; ९; १४, ४;
 १५, ३; ४; १७, २; ७; १८, १२;
 २३, ६; २५, १२; १३; २८, ९;

२९, ८; ३०, ८; शांआ. २, २;
 ३, ६; ५, २; ३; शा. १, ३, ५, १३;
 ४, ३, ८; ५, २, ५; ४, १; ९, १, १५;
 २, २, १, १०; २, १८; ३, १, ३,
 २१; ४, २, ३; २, २, १३; ५, ४, १४;
 १७; ८, १, ३; २, ४; ४, १; ४, २,
 ४, १३; ५, ९, ३; ५; ९; १०; १२;
 ६, १, १; ५, २, ४, ९; ४, १, १३;
 ५, ४, २, ७; ६, १, १, १; ४; २, ११;
 ३६; २, १, २४; २, ९; ३४; ३,
 १, १३; १५; २१; ४, २, ५; ५,
 ३, ११; ७, १, २०; २, ३; ४, ५;
 ८, २, १०; १२; ७, १, १, २, ४;
 २, १३; १५; २, २, १८; १९; २०;
 ३, ३; ५; ४, २, ६; ४, २, ३, ६; ३६;
 ३७; ५, १, २१; ३५; २, ६; ८;
 ९; १०; ८, १, १, १-३; २,
 १०; ३, १; १०; ४, २; २, २, ८;
 ३, २, १४; ४, १; २; ४; ५; १२;
 १४; १५; ४, १, ३; ४; ५; ८;
 २, १३; ३, ४-९; १२; १७; १८;
 ३, १९; ५, २, ७; ११; ६, १, ५, ३,
 १७; ७, ३, ३; २१; ४, १९;
 २१; ९, १, १, ३१; ३८; ४३;
 २, २१; ३२; २, १, १३; १४; १७;
 २, ६; ३, ३२; ४४; ३, १, ७; ९;
 २२; २, ३, ३, १२; १३; १८; ४,
 २, १०; ३, ६; ११; ५, २, ८;
 १०, १, ३, १; ४, १; २, २, ३; ३,
 ५; ३, १, ९; २, १२; ५, २, १४;
 ३, ८; ४, ५, ७; ५, ९; ६, ५, ६; ११,
 १, ६, २९; ३०; २, १, २; ३; ६, ४;
 ९; ७, २७; ५, ४, १५; ६, ३, ७; १२,
 १, १, ७; ४, २; २, २, ४; ५; १५; ३,
 २, १; २; ५; ४, १०; ११; ४, ३,
 ६; ७, ३, १६; ८, १, ११; १२; २२;
 २, २५; ९, १, ९; १०; १३, १, ७,
 २; ४; २, ५, ४; ८, ५; ९, ९; १४,
 १, ३, ३०; ३२; ४, १; ७; २, २,
 ३१; ३३; ३४; ३९; ५१; ३, १,

† 'प्राणवंशाम्' इति आन मुपा सा. च । ष'विमक्तराकारः' साम. १६, ३, ५; द्र. 1 क्र. (९, १०२, १) -पाठस्तु 'क्राणा' इति ।

२१; २, ३; १८; ४, ३, २६; ३२;
 ५, १, २३; २, ५; ३, ११, ५, १५;
 ६, २, १२; ९, ५; ११, ५; ७, २, १;
 ३; ८; ८, १५, ७; ९, २, ७; का. १,
 २, २, १३; तै. १, २, ३; ३; ७,
 ४; ५; ७, ८, २; ८, ५, ३; २, २, १,
 ७; ३, २, ३, ३; ४; ५, २; ८, ८;
 ९; ३, ७, ३; ११; ७, १४, २; ८,
 १०, २; ४; ५; १७, ५; ९, ६,
 १; २; ३; ७, ४; तैआ. १, ७, २;
 ५, ४, ४; १३; ६, ९; ८, ८; ९, १०;
 ७, ५, ३; १०, १०, १; २२, १;
 ६३, १; तां. २, १४, २; १५, ३;
 ६, ५, १५; ८, ३; १७; ७, ५, १७;
 ७, ६; ८, ५, ५; ९, ३, ४; ८, १५;
 ९, ४; १७, ७, ६; ९, १८; ११, ९;
 १६, १, १२; १८, ५, ११; २०, ४,
 २; १६, ५; २२, ४, ३; ५, ६; ७, ८;
 १२, ४; २३, ३, ९; १२, ५; २७, ३,
 ४; १४, २; २; २५, १, ८; ३, ५;
 जै. ३७; ४४; ७८; ९६; १६४;
 १६९; १८०; जैट. १, ६, २, ३;
 ३, ५; १३, १, ७; १८, २, ६; २,
 १, २, ७; २, ३, ८-१०; ४, ४; ७-
 ९, ४, ३, ६; ३, १, ३, १४; १५; ६,
 ९, ३; ७, २, १, ३; ४; ६; ७; ९;
 १०; ६, २, ४; ११, ३, ९; सा. ३,
 ७, ३; प. ३, १२; गो. १, ३, ८;
 १४; ४, ६; २०; २४; ५, ३; ५८;
 २, १, १; ३; ३, ७; ६, २; ८; ९;
 -णात् षे. ५, ९; ८, २८; ऐआ.
 २, ३, ६; ४, १; ३, २, २; शां. दि,
 १०; ९, ६; ११, ८; १२, ७; १३,
 ९; २३, ६; शांआ. ८, २; शा. २,
 १, ४, २९; ५, ५, ४, १०; ६, ७,
 ४, ३; ७, ३, १, ४; ५, २, ६; ८,
 ३, १, १३; २, १३; ६, २, ८; १०,
 ३, २, ७; ३, ६; ११, ६, ३०; १७,
 ४, ३, ३४; ५, ३, ६; ६, ७, २१; ८,
 १३, १; का. १, १, ४, २६; तै.
 १, ४, ६, २; ५, ७, १; तैआ. ३, १२,

६; ९, ३, १; तां. ७, ६, ८; दि, ६, १४;
 १६, ८, ९; १४, ५; १६, ७; १९, ५,
 ९; ७, ७; ११, ६; २३, १९, ९; जै.
 ९, ५; जैट. ७, ८, २, ६; -णान्
 षे. १, ११; १७; २०; २, ४; ६;
 २१; २८; २९; ३०; ३, ३; १४;
 २९; ७, १०; १६; ५, १५; ६, २०;
 २६; २७; २८; ७, १; १२; २६;
 ८, २२; ऐआ. १, ५, २; शां. दि,
 १४; ७, ९; १०; ८, ६; १०, ४; ५;
 १३, ५; ६; ९; १७, ४; १५, ३;
 ४; १६, ३; १७, २; ७; १८, ८; १२;
 २५, १२; २९, ८; शांआ. ७, १५;
 ९, ७; शा. १, ५, ४, १; ९, १, १५;
 २, ३, ३, ७; ३, ५, ४, १७; ८, २,
 ४; ६; ७; ९; ७, १, १, १८; २, ४,
 १३; ५, ९, ३; ५; ७; ९; १०;
 १२; ६, १, १; ५, २, ४, १०; ६,
 १, १, २; ३, १, १६; १७; ५, ३,
 ११; ७, २, २, १८; ४, २३; ४, २,
 ३६; ५, १, २१; २, ८; ९; १०;
 ८, १, १, १; २; ५; २, ११; ३, १;
 १०; २, ३, ३; ३, २, १४; ४, १; ३;
 ६; १४; १५; ४, ३, २; ४, १२; ७,
 ३, ३; ४, २१; ९, २, १, १७; ३,
 १, ७; ८; २२; ३, १२; १३; ८, ३,
 ६; १०, ५, ३, ८; ५, ९; ११, १, ६,
 ३०; ७, २, ४; ८, ४, ६; १२, १, १,
 ७; २, २, ५; ३, ४, ११; ४, ३, ६;
 ७, ३, १६; ८, १, २२; २, २, ५;
 ९, १, ९; १३, १, ७, २; ४; २, ८, २;
 ५; १७, १, ४, १; २, ३, १; ३३;
 ३४; ५, १; ३, १, २१; ५, १, २०;
 २, ५; ८, १५, ७; ९, २, १३; ४,
 २३; तै. १, १, १, ५; ५, ७; २, ३,
 ३; ३, ७, ४; ७, ८, ३; ८, ५, ३; २,
 ३, २, २; ६, ४; ७, ४; ३, २, ५, ३;
 ६, ४; ७, ३; ३, ७, ३; ११; ८, १; २;
 ५; ७, ६, ८; १०, २; ५; १७,
 ५; ९, ६, १; ३; ७, ४; तैआ. १,
 १४, १; २२, ११; २, १८, १; ५,

३, १; ४, ४; ७; ६, १०; ९, २; १०;
 १२, १; १०, ४८, १; तां. २, १५,
 ३; दि, ५, १५; ६, १९; ८, ४; ७, ३, ७;
 २८; ५, २; ७, ६; ८, ५, ५; ९, ३,
 ४; ८, १५; ९, ४; १०, १२, १; १७,
 ७, ६; ११, ३; १६, १, १२; १७,
 १२, २; १९, १८, ३; २७, १४, २;
 जै. ९; १०; २४; २६; ३६; ४४;
 ७८; ११३; १५१; १६४; १६८;
 १८०; जैट. २, ४, २, ११; प. २,
 ३; ३, १२; गो. १, ३९; २, १६;
 ३, १२; २, १, १; ३; २, १४; ३, ७;
 ५, ४; ६, २; ८; ९; १०; -णानाम्
 षे. १, ७; १५; २, २८; २९; ३,
 ३; ऐआ. १, ३, ८; शां. दि, १४; ८,
 ३; ८; १३, ५; ९; १७, ७; १८, ८,
 शांआ. ५, २; शा. १, ४, ३, ८;
 ७, ५, १, २२; २, ६; ८, ३, ४,
 ३; १०, १, २, ३; ३, ५, ७; ४;
 २, २१; ११, ५, २, ४; १२,
 ८, २, २८; ९, १, १०; १३, ४,
 ४, ६; १७, ३, २, ३; ४, ३, ३; ५,
 १, १७; तै. १, १, ५, ७; ३, ४, ५;
 ६, ९, ८; २, १, ६, १; २; ३; ३, ३,
 ८, ५; तैआ. ५, ३, १; ४, २; ३;
 १३; ७, ९; १०, ३७, १; तां. २,
 १५, ३; दि, ८, ३; १७; १७, ९, १८;
 ११, ९; १६, ५, २; १८, ८, १५;
 जै. २०९; मं. १, ६, २०; प. १,
 ३; ५; गो. २, ३, ७; ५, ४; ६, २;
 -णानाम् इह प. १, ३; -णाम्याम्
 जैट. ७, ८, ४, २; -णाय ऐआ.
 ५, १, ४; ३, २; शांआ. ७, १; २;
 शा. १, १, २, १४; २, १, १९; २१;
 ८, १, १४; ७, १, १, २६; २७; ५,
 ६, २; ७, ४, २, ८; २८; २, १२;
 ८, ३, १, १०; २, ४; ४, २, ६; ७, १,
 २२; ३, १९; १०, ४, १, १८; ६, २,
 ७; १३, २, १, ५; ८, २; ५, १, ४;
 १७, ३, २, १७; ७, १, ४; ९, ३,
 ४; का. २, १, २, १२; ४, १८;

१९; तै. ३, २, ६, ४; ७, ५, १३;
 ८, १८, ३; ९, ६, १; तैआ. ४, ५,
 १; १५, १; १०, ३३, १; ३४, १;
 तां. १, ३, ५, ९; १०, ५; ५, ६,
 १४; सा. ३, ८, २; ष. २, ९;
 -णे ऐ. २, २६; ५, ३१; ऐआ.
 २, १, ४; ३, ५; ३, १, ६; २, १; ६;
 शां. २, ८; ७, ३; १६, ३; १७, ७;
 शांआ. ४, ५; १३; १४; ५, ३;
 ८; ६, २०; ७, १९; ८, १; १०, १;
 ११, १; ५; ६; शा. ६, १, २, १५;
 ७, १, २, ९; ५, १, १७; २७; २,
 ५१; ८, १, १, ६; ७, ३, २; ९, २,
 १, ४; ३, १९; १०, ३, ५, ६; ६, २,
 ४; १२, ८, १, २०; ९, २, १२; १४,
 ४, १, ४; ३, ३४; ६, ७, २१; ९,
 २७; ८, १३, ३; १४, २; ३: १५, ६;
 तै. १, २, १, २०; ३, १०, ८, ४,
 तैआ. ४, १०, २; ५, ८, ७; ९, ७,
 १; १०, ३३, १; ३४, १; ३६, १;
 ६३, १; तां. १, ५, १७; ५, १०,
 ३; जैड. १, १३, ०, ३; ४, ७, १,
 ५; ८, ३, १; ३; १०; ५, ३; सं. २,
 २, ४; गो. १, १, ३८; २, २२; ३,
 १४; -णेन ऐ. २, २७; ३, ३;
 ३५; ६, २८; ऐआ. १, ४, १; २;
 ३; ५, १; २, १, ६; ७; ४, ३; ३,
 १, ६; शां. २, ७; ७, १; ४;
 १२, ५; शांआ. १, ८; २, १; ३,
 ७; ४, ८; ९; ५, २; ४; ६; ७, ३;
 १५; २०; ९, ३-६; शा. १, ४, ३,
 ११; १८; २०; ३, ८, ३, ९; १५; ४,
 ५; ४, २, ४, १८; ४, १, १५; ६, १,
 २, २८; ३, १, ८; ७, १, १, २६; २,
 १, १२; ४, २, ९; २०; ५, १, १७;
 २, १२; ८, ५, १, १४; ७, २, ६;
 ३; २०; २१; ९, २, १, २३; १०, १,
 ४, १२; ३, ३, ८; ५, २, १५; ३,
 ५; ६, २, ११; ११, २, ४, ६; ६, २;
 ५, ६, ४-८; १२, २, ४, १; ९, १,
 १४; १६; १४, १, २५; २६; ६,

१, ८; ५, १; ७, १, १; ९, २, ८-
 १२; तै. १, २, १, १९; २७; ४,
 ८, ३; २, ५, ८, ७; तैआ. ४, ११,
 ५; ५, ९, ८; ९, ३, १; तां. ३, ६,
 ३; ५, ४, १; १०, ५, ५; ११, ६, ९;
 १२, १, १०; ७, १०; ९, २३; १३,
 १, १२; ३, २५; ७, १५; ९, २८;
 १४, ५, ३०; ११, ३८; १५, १, १२;
 ५, ३७; १९, १०, १४; २०, १, ६;
 २४, १४, ८; १६, ६; १७, ४; २५,
 १, १५; २, ६; जै. २४; ११६;
 जैड. १, ११, १, ४; १८, ५, ६; २,
 १, १, १७; १८; १९; २, १, १०;
 २, ४-७; ३, २, ३; ८; ४, १, १५;
 १६; १७-१९; २१; ३, २, ५,
 ११; १३; ३, १, ५; ६, ४, २; ५, ३;
 ८; ६, २; ४, ८, ४, १; २; १०, १, ९;
 ११, ५, ४; सं. १, ५, १६; २, ४,
 १४; ष. १, ३; गो. १, १, ३७;
 ४, ५; ५, ४; २, ६, ८; -णेभ्यः ऐ.
 ४, २३; शां. १७, ७; २५, १२;
 शांआ. ३, ६; ५, ३; ६, २०; शा
 १, ६, ३, ७; ५, ५, ४, ८; ६, १, २,
 ११; ७, २, ३, ३; ४, २, ३; ५, २, ६;
 ८, २, ३, ६; ३, ३; ९, २, १, १५;
 २, ६; १०, १, ३, १; ५, ३, ८; ११, ७,
 २, ४; १२, ७, ३, १६; ८, ३, १; २२;
 १४, ३, २, ३; तां. २०, ४, २; जैड. ४,
 ७, १, ३; ८; ९; २, ८; ९; १८; गो.
 १, १, १२; २, ४, १२; ५, ४; ६;
 -णेणु ऐ. ४, १६; २३; ७, १;
 शां. २५, १३; शांआ. १३, १;
 शा. १, ८, १, ३९; २, ३, ३, ७; ३, ५,
 ४, १९; २०; ५, ३, ५, १६; ७,
 २, ४, १०; ५, २, ४; ५; ८, २, ३,
 ६; ९, ३, २, ३; १०, २, ४, ५, ५,
 ४, १२; ६, ५, ६; १२, ३, ४, ११;
 ८, १, १२; ३, २२; १३, ४, ४, ६;
 १४, ७, १, ७; तै. २, ६, ५, ६; ३,
 २, ३, ३; तां. ७, ५, २; १६, ८, ९;
 २२, ५, ६; ७, ८; १२, ४; २३, ३,

९; १९, ९; २४, ३, ४; २५, ३, ५;
 गो. २, ६, २; -णेः ऐ. ६, २८;
 ऐआ. १, ५, २; शां. १७, ७;
 शांआ. ३, २; शा. १, ५, ४, १;
 ९, १, १५; ४, ३, ११; ६, ७, १,
 ११; २०; २१; ७, ४, १, १८; ८,
 २, २, ७; ८; ४, ३, २; ९, ३, २, ३;
 ४, २, १०; १०, १, १, ११; ४, १,
 १८; ११, १, २, ३; १२, २, २, १५;
 ३, १, २-५; ७, ३, १६; ८, १, १२;
 २, २५; १३, १, ७, २; ४; २, ५, ४;
 १४, २, २, ५, १; ४, ३, २६; ८, ६, ३;
 तै. ३, २, ५, ३; ८, ९; ७, १४, १;
 ८, १०, २; ५; तैआ. १, १४, १;
 २-४; २, १८, १; १०, ६३, १;
 तां. ६, ८, ३; ७, ३, २, ९; १६, ५,
 २; १३, २; २३, ३, ९; २४, ३,
 ४; २५, ३, ५; जै. २६; १६९;
 गो. १, ४, ६; २०; २४; २, ४,
 ११; १२; ५, ४; ६, ८; -णौ
 शा. ३, ८, ४, ३; ९; ४, ४, १, १; ८,
 १, ३, ८; ९; ९, ३, १, १०; ११;
 १२; ११, ५, ४, १५; १२, १, ४, ३;
 २, ४, १६; ३, १, ८; २, १; तां. ८,
 ५, ४; २४, ११, ९; १४, ५; जैड.
 ३, ६, ८, ३; ७, १, २; गो. १, ५,
 ३-५.
 प्राण-क्लृप्ति- -प्याम् ऐ. ६, २४.
 प्राण-चित्- -चित्, -चित्सु शा.
 १०, ५, ३, ५.
 प्राण-चित्ति- -ति: शा. ८, ४, ४.
 १२.
 प्राण-तेजस- -जा: शा. १०, २, ६,
 १५.
 प्राण-त्रात- -त: तैआ. १, ७, ३.
 प्राण-स्व- -स्व शा. १२, ९, १, १४.
 प्राणय- -येन शा. ६, ४, ३, ४.
 प्राण-दक्षिण- -ण: तैआ. २,
 १७, १.
 प्राण-ट्टा- -ट्टा: शा. ९, २, १, १७.
 प्राण-दीक्षा- -क्षाभि: शां. ७, १.

प्राण-देवत्व- स्व्यः घ. २, १.
 प्राण-पत्नी- -स्व्यै घ. २, १.
 प्राण-प्रणीत- -त्ताः, -तानि गो.
 १, २, ११.
 प्राण-भाज(न→)ना- -नाः जै.
 १६४.
 प्राण-भृत्- -भृत् ऐआ. २, ३, २;
 वा. ८, १, ३, १; ९, २, १, १५; ११, २,
 ६, २; १४, ४, ३, २२; ६, १, १२;
 -भृतः ऐआ. २, ३, १; वा.
 ८, १, १, १; ३; २, ११; ३, १; ६;
 ४, १; २; १०; २, ३, १; २; ३; ३, २,
 १४; ९, ५, १, ३६; १०, ४, ३,
 १४-१६; १४, ४, ३, २२;
 -भृत्सु ऐआ. २, ३, २; वा. १०,
 २, ४, ८; -भृद्भ्यः वा. ८, २, ३, ६;
 ३, ३, ४; -भृन्ति वा. ८, १, ३, १.
 प्राण-भृय- -यः वा. १०, ४, २, २७;
 ३०; १४, ४, ३, १०; ७, २, ६;
 तैआ. ८, २, १; जैड. १, ९, २, १;
 -भृय् वा. १०, ४, २, २६; २९;
 ३१; ५, ३, ५; तैआ. ८, ८, ५; ९,
 १०, ५; -भृयत् तैआ. ८, ३, १;
 -भृयन्, -भृयु वा. १०, ५, ३, ५.
 प्राण-भृत्री- -भृत्र्याम् वा. ८, ५,
 २, ७.
 प्राण-रूप- -म् शां. १४, ४; वा.
 ११, २, ७, २७.
 प्राण-व(त्→)ती- -स्व्यः तां. १४,
 ११, ३.
 प्राण-वीर्य- -म् तां. ७, ५, १७.
 प्राण-शरीर- -म् वा. १०, ६, ३, २.
 प्राण-संस्कृति- -त्तेः शां. २०, ३.
 प्राण-सहित- -म् जैड. १, २, ३, १.
 प्राण-सूत्र- -त्रेण मं. १, ३, ८.
 प्राण(अ-गडअ)-पान- -नयोः ऐ. ८,
 ९; ऐआ. २, ३, ३; तै. १, ४, ६,
 ५; ३, २, ३, ४; तैआ. ९, १०, २;
 प. १, ३; -नाः शां. ७, १; १०,
 ३; तां. ७, ३, ८; जै. १६४;

-नान् जै. १६४; -नानाम् तां.
 ७, ३, ८; ११, ६, ६; १२, १, ६; ७,
 ८; १३, १, ९; ७, ७; १४, १, ७; ७,
 ३; ९; १५, १, ४; -नाभ्याम् ऐ.
 ३, ३; तै. १, ५, ४, १; ७, ६, ६;
 २, १, ६, ३; ३, ३, १, ५; ७, १३,
 ३; जै. १५५; मं. १, ६, २७;
 गो. १, २, ११; ३, १३; -नैः शां.
 ७, १; तां. ९, ८, १६; -नौ तै.
 १, ४, ६, ५; -नौ ऐ. १, ८; २, ४;
 २१; २७; ३, २; ८; शां. २, ७; ११,
 ८; १२, ४; १५, ४; १६, ८;
 १८, २; २०, ३; २६, २; वा. १४,
 ९, ४, ११; तै. १, ३, ४, २; ४, ६,
 ५; ६, ४, ३; ४; २, ५, ६, ५; ३, ३,
 १, ५; ४, ४; ६, ७; ९; ७, ११;
 ७, ४, ११; ८, २०, ५; ९, २१, ३;
 १२, १, १; तैआ. ३, १४, ३; ४,
 १, १; ४२, २; तां. ६, १०, ५;
 ७, ६, १२; ९, ८, १६; जै. १७;
 ११९; १५५; १६६; १६८; १६९;
 आ. २, ८, १; जैआ. २, १७,
 १; जैड. २, २, ३, ३; ४, २; ३, ५,
 २, ७; १०; घ. १, ३; २, १; २;
 गो. १, २, ७; ८; १०; ११; १२;
 २, १, ७; २, १; ३, ६.
 प्राणापान-व्यान- -नाः तां. २२,
 २, ३; जै. ४८; १६९; -नान् तां.
 ५, ६, १४.
 प्राणापानव्यानो(अ-गडअ)-दान-
 समान- -नाः तैआ. १०, ५१, १.
 प्राणा(अ-गडआ)-यतन्- -नेषु वा.
 १२, ५, २, ६.
 प्राणा(अ-गडआ)-यन्- -नः वा. ८,
 १, १, ५.
 प्राणा(अ-गडआ)-याम- -मान् सा.
 १, ६, ७.
 प्राणा(अ-गडआ)-राम- -सम् तैआ.
 ७, ६, २.
 प्राणा(अ-गडआ)-हुति- -न्ती तैआ.

५, ४, ४.
 प्राणिन्- -णि ऐआ. १, ३, ४; २,
 ६, १; वा. ७, ४, २, २; ३५; १०, ४,
 २, २; ११, १, ६, १७; १३, ७, १, ९;
 १४, ८, १५, ३; ९; सा. १, ७, ८;
 -णिनाम् ऐ. ७, १३.
 प्राणै(अ-गडअ)-कशत-विध- -धः
 वा. १०, २, ६, १५.
 प्राणो(अ-गडअ)-दान- -नयोः वा. २,
 १, ४, ८; ४, १, २, ११; ३, १, २२;
 १२, ७, ३, २२; ९, १, १०; का.
 १, १, ४, ७; -नान् वा. ४, १,
 २, २४; -नाभ्याम् वा. २, ५, २,
 ८; ३, ६, १, १६; ८, ३, ३७; ५, ३,
 ५, ३४; का. १, ५, १, ६; -नौ
 ऐ. १, ७; ७, १४; शां. ७, ५; वा.
 १, १, ३, २; २, १, २१; ३, १, ७, ४,
 १, ५; ८, १, ४४; ३, १२; २, २,
 २, १८; ५, २, २; ८; ३, २, २, १३;
 ४, २, ५; ६, १, १६; ३, ८, ४, १४;
 ४, १, २, ३; ११; १८; १९; २०;
 २४; २, ५, ३; ३, १, २२; २३; ४,
 १, ४; १०; ५, ३, ५, ३४; ६, २, २,
 ६; ७; ९, ५, १, ५६; ११, ५, ४,
 १५; १२, ४, १, ९; ३, ७; ७, ३,
 २२; ९, १, १०; १४, २, २, ३६;
 का. १, २, २, १३; ५, १, २; ६; २,
 १, ३, १, ४, १९; २, ४, ५.
 प्राणत्- -णतः तैआ. ६, ५, २; तां.
 २०, १६, १; -णतुः वा. १३, ५,
 ३, ७; तै. ३, ८, १८, ५; -णन् वा.
 २, ५, ३, ३; ४, १, २, २७; १४, ४,
 २, १७; -णन्तः शांवा. ९, ३-६;
 वा. १४, ९, २, ८-१२; जै. १७;
 -णन्तम् शांवा. ५, २; वा. ३, ३,
 २, १९.
 प्राणती- -स्व्यः वा. २, ५, २, २; २४;
 ३, ८, ३, ३२; ४, १, २, १५.
 प्राणितुम् शांवा. ४, ५.
 प्राण्य जैड. ३, ६, ५, ८; ४, ११, १, ३.

† 'प्रा-' इति W. अज. प्रभृतीनां भुपा. स्वरोऽशुद्धः ।

प्राण्य- -ण्यः जैड. ३, १, ५, ५.
 प्राणी(प्रसआ/नी), प्र... गिननाय
 जै. १९४.
 प्राणु(प्रसआ/नु), प्राणौति गो. २,
 ६, १३.
 प्रातृ(ः) ऐ. २, १५^१: १६; २०; ३१;
 ३६; ३, १; २२^१; २९; ४४^१; ४, २०;
 ५, २६; २९^१; ३१^१; ७, ४^१; ९; १२:
 ३२; ऐआ. २, १, ५; शां. २, १^१;
 २; ८; ९; ४, २; ४; १४^१; ५, ५^१;
 ७, ३; ११, १; १२, ५; १३, २^१;
 २२, २; श. १, १, १, ७; १२; ६,
 ३, ३१; ८, १, १; २, १, ४, ३; २, ४,
 १७; ३, १, २; ५; ९; १२: १३^१;
 ३०; ३३; ३५; ३६^१; ३८; २, ४; ५;
 ३, १९; ४, २, ३; ४, ८; १०; १२;
 १५; ५, ३, ४; १६; १७; ६, ३, १३;
 ३, ७, २, ४^१; ४, २, १, २, ३; ६, ६,
 ४, २; ७, ४, १४; ७, १, २, ११; ९,
 ४, ४, १; ५, १, ७; १०; २४; १०,
 ६, १, २; ११, २, ४, ७; ५, २;
 ५, १, १२^१; ६, २, २; १२, ४, ४, १;
 १३, १, ४, ३^१; ५, १, १; १४, २, १,
 १; ४, ३, २, २; ९, ३, १४; का. १,
 १, ४, १; २, ४, १३^१; ३, १, १, २;
 ४; ६; ७^१; २१; २३; २४; २७; ३, ३;
 ६; ४, ५-८; ९^१; १०; ५, २, २; ४;
 १५; १६^१; २, १, १, ६; तै. १, २,
 १, १४; ४, ९, २^१; ५, ३, १: ९, ८^१;
 २, १, २, ६^१; ७^१; ८; १०^१; ११:
 १२; ४, ४; ५, २; ४; १०; ११^१; ९,
 २; ११, १^१; ४, २, ४; ३, १३^१; ८,
 ८, ७; ९, ७^१; ३, २, ३, ४; ७, १, ६;
 ७; ८, १२, १; ९, १३, ३^१; २२, १;
 तैआ. ५, ८, १३; १०, ६३, १; ६४,
 १^१; तां. ५, १०, ९; ८, ७, १; ९,
 ५, ५; १८, ३, २^१; जै. ६^१: ९७;
 १६८; १८०^१; १९७; मं. २, ५,
 ११; प. ४, ५^१; गो. १, १, ३२;
 २, ३; ६; १३; ३, ८; ११; १२; १३^१;
 १५^१: १९; २, १, २३; २, ७^१; १०:

११; ४, ९; १०; प्रातर(ः)प्रातर(ः)
 ऐ. ५, ३१.
 प्रातः-कर्मन्- -र्म गो. २, १, २३.
 प्रातः-सत्र(√सु)- -वस्य श. ४, २,
 १, २३.
 प्रातःसवन- -नम् ऐ. २, २२; २४;
 ३, २७; २८; २९; ४, ४; ६, २: ९:
 ८, १; शां. १२, ३; ६^१; ७; १४,
 १^१; ४; ५^१; १६, १; ४; २२, ३,
 ७; २४, २; २५, ३: १२; २८;
 २: ५; ७; ३०, १; शांआ. १, २;
 श. २, ४, ४, १२^१; ४, १, १, ८^१;
 २, ५, २०; २१^१; २२; ३, २, ८^१; ३,
 १९: ५, १^१; २: १७; ४, १, १८;
 २, २; ५, ३, ५; ५, ५, ३, ३; ९,
 ५, १, २४^१; ११, ५, ९, ७^१; ७, २,
 ३; १२, २, ४, २-७; ८, २, ८; १३,
 ५, १, ८^१; १४, १, १, १५-१७;
 का. १, ३, ४, ७^१; तै. १, ५, ११,
 ४; ३, ८, १२, १^१; तैआ. ५, १, ६;
 १०, ९; ६, ३, ११; ९, २३^१; ७,
 ४, ६; ८, ४, २^१; ९, ७, २; १६,
 १, ६; १०, ५: १७, १०, १-३:
 १८, ६-९; २०, १४, १^१; २१,
 ७, १^१: ८, १^१; ११, १^१; २५, १४,
 ४; जै. २३; ६३^१; ८८: ८९^१;
 १०२^१; १०८; १३०^१; १३३^१;
 १३९; १४१; १४२; १५३; जैड.
 १, ४, २, ५: १२, ३, २; ४, २, १,
 २^१; ४; प. १, ३; ४; ४, १; गो.
 १, ४, ७: ८; ५, ४^१; २, २, २१;
 ३, १२: १६^१; २३; -नस्य ऐ. २,
 ३२; ७, ३४; शां. १३, २; श.
 १२, ८, २, ८; १४, २, २, ६, जैड.
 १, १२, ३, २^१; गो. २, ३, १६;
 -नात् ३, ३०; ४, ४; तै. १, ४, ५,
 १; ३, ८, १२, १; तां. ९, ७, १;
 २; जै. १०८; -नाय तां. १९,
 ४, ३; -ने ऐ. २, २२; २३; ३६;
 ३९; ३, १०^१; ११; १२^१; १३: २९:
 ३०; ४४^१; ५, ३४; ६, २; ४^१; ५;

८^१; ९^१; १०-१३; १७^१; १८; २४^१;
 ७, ३४^१; ऐआ. ५, १, १; शां.
 १२, ६; १३, २^१: १४, १; २; ३^१;
 ५^१; १६, २: २६, ८^१; २८, २^१; ३;
 ७; ९^१; श. ४, १, १, ७; २, ३, ६;
 ४, ५; ५, १३; १९: २२; ३, २, १०;
 ३, १२; ५, ६; ४, १, २; १६; १७;
 १८; २, २: ३; ५, ३, ७^१; ८^१; ४, ६;
 ७; ९, १३: १२, ३, ४, ३; १३, ७,
 १, ९; तै. १, ३, ८, ५; ४, ५, १; ७,
 ६; ५, ११, ३; ४^१; २, ७, १, ३;
 तां. ६, ८, ४; १२, ११, ६; १३,
 ८; १७, ११, २; १८, ३, २; ७, २;
 २४, १३, ४; जै. १३३; १३९^१;
 १४२^१: जैड. १, ४, २, १२: प. १,
 ३: २, १; ५; गो. १, ५, १२^१; २,
 २, १४; २०: ३, १०^१; ११^१; १३-
 १६; २३^१; ४, १०^१; १८; ५, ८,
 ११^१; १५^१; -नेन शां. १८, ९;
 श. १२, ३, ४, १; ८, २, ८; तां.
 १०, ५, १७; जै. ८८; गो. १, ५,
 ११^१; -नेषु शां. २९, ८.
 प्रातःसवन-माध्यदिन- -नयो:
 शां. १६, ४.
 प्रातःसवन-रूप, पा- -पा: शां. १२,
 ३; -पात् शां. २२, ७; -पेण शां.
 २६, ८; गो. २, ३, ११.
 प्रातःसवन-स्तुत- -त: गो. १, ५,
 २३.
 प्रातःसवनीय- -यान् तां. १८, ४,
 २.
 प्रातःसाव- -व: गो. २, ३, १४.
 प्रातरनुवाक- -क: ऐ. २, १६; १७;
 १८^१; २१; शां. ११, १; ७^१; ८^१;
 १२, ३; २५, १०; -कम् ऐ. २,
 १५; १६^१; ४, १९; शां. ११, १;
 ४; ८^१; २५, १०; श. ३, ९, ३, ७;
 १०^१; ११; ४, ३, ४, २१; ६, ७, ७;
 ९, ४, ४, १; ११, ५, ५, ९; १०: तां.
 ९, ४, १; १६, ८, ३; प. १, ४; गो.
 १, ४, ७; ८: -कस्य ऐ. २, १५;

शां. १२, १; श. ३, ९, ३, ११;
 -कात् तै. २, २, ३, ६; -क्रे
 ऐ. ५, ३३; शां. २७, १; श.
 १२, ५, ५, ११; जै. ३, ४, २, ५;
 ६; प. १, २; -क्रेन शां. ११, ३;
 प. १, ४.
 प्रातरनुवाक-त्व- -म् ऐ. २, १५;
 शां. ११, १.
 प्रातरह्ण(रूअहन्)- -ह्णः वं. १;
 -ह्रस्य मं. २, ५, ११; -ह्रात् वं. १.
 प्रातराश(रूअश्)- -शान् सा.
 १, २, २.
 प्रातरा(रूआ-)-हुति- -तयः ऐ. ५,
 २८; -तिम् श. ४, ५, १, १६; प. ५,
 २; -ती जै. ४; -त्या ऐ. ५,
 २८; -स्याम् श. १३, ४, १, १००.
 प्रातर्जित- -त्म् तै. २, ८, ९, ७.
 प्रातर्दुग्ध- -म् श. ३, २, २, १६.
 प्रातर्यज्ञ- -म् ऐ. २, १६.
 प्रातर्वावन्(रूवा)- -वावभिः ऐ. ६,
 १०; शां. २८, ७; तै. २, १, ५, १०;
 मं. १, ७, ६; गो. २, २, २०; ३, १५;
 -यावभ्यः ऐ. २, १५; श. ३, ९,
 ३, ८; १; गो. १, ४, ७; -यावागः
 ऐ. २, १५; श. ३, ९, ३, ८; ९;
 तै. २, १, ५, १०; ७, १२, ५; गो.
 १, ४, ८; -यावागा शां. ८, ६; तै.
 २, ४, ३, १३; -याव्णः गो. १, ४,
 ८; -याव्णाम् गो. १, ४, ८.
 प्रातर्युज्(युज्)- -जा तै. २, ४, ३,
 १३.
 प्रातर्युक्त- -केन तै. २, ४, ३, ७.
 प्रातर्वैयु- -वाय तै. ३, ७, ४, १८.
 प्रातस्तन- -नम् गो. २, २, ७;
 -नात् तै. १, ५, ३, १.
 प्रातर्दन(प्रतर्दन)- -नम् शांआ.
 ४, ५; जै. २०५; -नस्य जै. २०५.
 प्रातिपदिक(प्रतिपद)- -म् गो. १,
 १, २४; २६.
 प्रातिपीयु- -यः श. १२, ९, ३, ३.

प्रातिबोधी-पुत्र- -त्रः ऐआ. ३, १, ५.
 प्रातियोधी-पुत्र- -त्रः शांआ. ७, १४॥
 प्रातिवेद्य(प्रति-वेद्य)- -द्यः,
 -द्यात् शांआ. १५, १.
 प्रातिश्रुक्त(प्रति-श्रुत्)- -क्तः श.
 १४, ५, ५, ८.
 प्रातिसत्वन(प्रति-सत्वन)- -नम् ऐ.
 ६, ३३.
 प्राती(प्रअति/इ)प्र... अवेयि तै. २,
 ४, ७, १०
 प्रातृद(प्रतृद्)- -द श. १४, ८,
 १३, २; -दः श. १४, ८, १३, २;
 जै. ३, ६, ३, ४.
 प्राद्(प्र/अद्), प्रादन् श. २, ५, २, १
 प्रादातृ- -दात्रे गो. २, १, ९.
 प्रादु(प्र-)- -म् श्रु, प्रादुर्भवन्ति ऐआ.
 ३, २, ४; शांआ. ८, ७; प. ५, ४, ५;
 प्रादुर्बभूव जै. ४, १०, ३, २;
 गो. १, १, २२; प्रादुर्बभूवुः गो. १,
 १, २२; प्रादुर्भविष्यति गो. १, ३,
 २०; प्रादुर्भवेयाताम् गो. १,
 २, ८.
 प्रादुष्क(दुष्/क), प्रादुष्करोति प.
 ४, १.
 प्रादेश- -शात् श. ६, ५, २, ९;
 -शान् शां. ८, ४; -शेन शांआ.
 १, ७.
 प्रादेश-मात्र- -त्रः श. ६, ५, २, ८;
 ६, २, १२; ३, १७; ७, १, १४; ७,
 ५, १, १४; -त्रम् शां २, २;
 श. ३, ५, ४, ५; ६, २, १, ३३; ७,
 ५, १, २३; १०, ६, १, १०; १४, १,
 २, १७; -त्रम् षड्व श. ७, ५, १,
 २३; १०, ६, १, १०; १४, १, २,
 १७; -त्राः ऐ. ८, ५; -त्रात्
 जै. ३, ६, ५, ५; ४, ११, ५, १२;
 -त्रे ऐआ. १, २, ४; श. ७, ५,
 १, १४.
 प्रादेशमात्री- -त्री शां. २, २;
 श. ६, ३, १, ३३; ६, २, १२; ७,

१, १४; १४, १, २, ११; तां. ५, ५,
 ३; -त्रीः गो. १, २, १५; -त्रीम्
 श. ६, ५, २, ३; ८; -त्र्यः श. ६,
 ६, ३, १७.
 प्रादेश-सम्मित- -तः तै. ३, ७, ४,
 ११.
 प्राध्वंसन(प्र-ध्वंसन)- -नः, -नात्
 श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.
 प्राप्(प्र/आप्), प्राप्नोति शांआ. १,
 ८; श. १, ४, २, १३; २, ३, २,
 ९-१३; ४, ४, ६; ३, ५, १, २३; २,
 ९; ३, २, १९; ४, ४, २, ७; ५, ५, ३,
 १; ६; प्राप्नोति श. ८, ६, २, १३;
 १२, ७, २, २; १४, ४, २, ३०; तां.
 १६, ८, ६; १८, ६, २, ४; जै. १४५;
 १५७; जै. १, १, ४, ५; ६, ३;
 गो. १, १, ३०; प्र... आप्नोति
 ऐ. १, ८; शां. २२, ५; श. १४,
 ८, १४, ४; तै. २, २, ९, १०; ३,
 ८, ९, ३; ११, ९, ४; ६; १२, ५,
 ७; तैआ. १, ६, २; तां. २, २, २; ५,
 २, २; ३; ६, ५, ९; ७, ६, ८; ८, १,
 ६; १०, १, १२; ३, ५; ७; ८; १५,
 ४, ८; प्राप्नुवन्ति श. ३, ८, २,
 २१; तैआ. १०, ४८, १; ४९, १;
 ५०, १; प्राप्नुवन्ति श. १, १, ४,
 २२; तां. २४, ६, ३; २५, २,
 ५; प्र... आप्नुवन्ति तां. २५,
 ७, ३; प्राप श. १, ४, १, १३;
 १४, १, १, ५; १२; ९, ४, २९; प्राप्नुः
 शां. १६, १; प्रापिथ जै. १५; १;
 प्राप्स्यति श. ३, ५, १, २३; २, ९;
 ६, २, १९; ४, ४, २, ७; प्राप्स्यन्ति
 श. १२, ६, ३, ११; प्राप्स्यसि श.
 ३, ५, १, २२; प्राप्नोतु ऐ. ७,
 १४; प्राप्नुहि श. ३, ७, ४, ८;
 ९; प्राप्नोत् ऐ. ७, १४; तै. ३,
 ११, ९, ४; जै. १८५; प्र... आप्-
 न्नोत् तै. ३, ११, ९, ५; प्राप्नु-
 यात् श. ४, ५, ६, ५; ६, १, १४;

‡ = 'प्रातियो-' इति शांआ.मुपा. । || = 'प्रातियो-' ऐआ. मुपा. । † 'प्रदात्रे' इति पाभे. ।

७,४,२,१३; ९,३,२,५; १२,५,
२,९; १४, २,२, ४६; तैआ. ९,
१०,१; तां. १९,१,२; प्राप्नुयाम्
श. १४, ९,३, १; प्रापत् ऐ. ७,
१४; शांआ. ३, ३; श. १, ४,
२,३; ५,१,९; ३,२,१, ३९; २,४;
४,६,५,५; १२,५,२,९; १०; ११;
१४, ८, १५, १०; प्रापन् तै. २,
४,२,३; प्रापम् श १४, ८, १५,
१०.

प्रापयते श. १, ८, १, १६; प्राप-
यिष्यथ जै. १, १, ६, ५; प्रापयत
श. १, ८, १, १६.

प्रेप्सति श. १, ४, २, १३; जै.
२०५; प्रेषन्ति श. ४, १, १,
२१; प्रेषत् ऐ. ८, २२.

प्रापण- गान्त् शां. ८, ७.

प्राप्त- सः श. १४, ६, ११, ६; ७,
२, ३०; -साः श. २, ४, ४, ६;
गो. १, १, २८.

प्राप्त्वा ऐ. ४, १७.

प्राप्य ऐ. ६, ९; शांआ. ४, १४; श.
१, ६, ३, ८; २, ४, ३, १०; ३, ६, ३,
१६; ८, ६, ३, १; ९, ५, १, ३५; १४,
७, २, ८; ९, १, १९; गो. १, २,
१८.

प्रायण(प्र/अय् ← /इ)- णम्
ऐ. ३, ४३; शां. ३०, १; श.
७, १, १, २५; ९, ५, १, ४३; ४४;
तै. २, १, ५, १; तैआ. १०, ६३, १;
-णाय तै. ३, ८, १७, १.

प्रायण-त्तम् (ः) तां. १३, १२, १.

प्रायण-रूप- म् श. ७, १, १, २५;
३, २, ८.

प्रायणीय,या- यः ऐ. १, ७; ११;
४, १४; १७; श. ३, २, ३, ६;
२०; ४, १, १; ४, ५, १, १; १२, १,
४, १, २, १, १; ३, १, १; ४, १; ३, १,
३; तां. २३, १, ३; गो. १, ४,

२२; ५, २; ३; ४; -यम् ऐ. १,
११; ३, ४०; ४५; १, ४; शां. ७,
७: ९: २१, ३: श. ३, २, ३, १;
७; ४, १, २, ६; ५, १, २; ७, २,
२, १; ९, ५, १, २०; १२, १, २, १;
३, ८; २, १, १; ३, ५; तै १, ५, ९, ३;
२, २, ८, १: तां. ४, २, १; १०, ६;
१०, ५, ४; ११, ४, ६; ९: २४, १४,
१; २: १८, १; २०, १; २५, १, १;
२, १; ष. ३, १, २; गो. १, ४, ९;
१०: -यथा गो. १, ४, ८; -यस्य
ऐ. १, ७; ११; शां. ७, ५: श.
३, ०, ३, २१; २२; तां. ४, २,
२; ३; १०, ४, ८: -या श. ११,
३, ३, २; ष. ४, १; -याम् गो.
१, ४, ७; -यायाम् शां. ७, ८;
तां. १८, ३, २: -ये ऐ. ३, ४०;
शां. ७, ८; ९; ८; २; ९, १; श. ३,
२, ३, २१; २३; ९, ८, १, १५; १६;
-येन ऐ. ३, १५; शां. ७, ५;
६; ७; ८; ९; १२, ३; श. ७, २, २,
२; १२, १, ३, २; २, ३, १०; तां.
४, २, २; गो. १, ४, २१.

प्रायणीय-त्व- म् ऐ. १, ७; तां.
४, २, २.

प्रायणीय-रूप- पम् शां. २१, २:
२२, ८; ९; २६, ८; -पेग शां.
२२, ९; २६, ८.

प्रायणीयो(-यड-)-दयनीय-
-ययोः शां. १२, ३; -ये शां. ७,
५; ७; -यौ श. ३, २, ३, २०;
४, १, १; १२, २, २, १८; तां. २४,
१४, ८; १६, ६; १७, ४; २५, १,
१५; २, ६.

प्रायश्चित्त(-यसुच्चि)-त्त-त्तम् सा. १,
५, ३; ष. १, ६; गो. १, ४, ६; २, २,
१०; -त्तानाम् सा. १, ५, १; -त्तानि
ष. ५, ३-१२; -त्तैः गो. १, ५,
२४; २, ५.

प्रायश्चित्त-प्रति-निधि- धिम् गो.
२, १, २६; -धीन् शां. ५, ९.

प्रायश्चित्त-व्यतिक्रम- -मात् गो.
२, २, ५.

प्रायश्चित्ताहुति- -तिम् शां. ६, १२.

प्रायश्चित्ति- -त्तयः श. ४, ५, ७, १;
२; मं. १, ४, ५; -त्तिः ऐ. ३,
११; ४६; ५, २७; ३२; ७, २;
३; ४; ५; ६; ७; ८; ९;
१२; शां. ७, ३; १३, ८; श. १,
१, ४, ९; ७, ४, २०; ३, २, १, ३८;
२, १९; २४; २७; ३, ३, १३; ४, ३,
१९; ५, ३, १८; ८, ५, ११; ९, २,
८; ४, ५, २, १; ७, ५; १०, १; ६; ७;
५, ५, ४, ८; ९; ६, ५, २, २२; ६,
४, ९; ९, ५, २, १४; ११, ५, ३,
८-१२; ८, ४, १; १२, ४, १, २;
४; ६; ९; १२; ४, २, १-४; ५; ६;
९; १०; ३, १-४; ४, २; ४; ५; ६; ७;
१३, १, ६, ३; ३, १, १, ८, ६; १४,
३, २, १; तै. १, ४, ७, ५; ७; ८, ६,
२; ३, ७, १, ४; ६; ७; ९; २, २-५;
७; ८, ९, ४; ९, १७, ५; तां. ९,
९, ८; १२; १०, १; ३; १६, ८, २;
जै. ११६; १५१; १६८; १८०;
१९०; १९४; १९७; १९८; मं. १,
४, १-४; ष. १, २; ३; २, ९; ४,
१; गो. १, १, १५; ३, १३;
-त्तिभ्यः श. ६, ५, ३, ७; ६, ४,
९; १४, १, २, १८; -त्तिम् शां.
६, १२; श. ३, ४, ३, १; २; ६,
६, ४, ७; ११, ८, ४, १; १२, ४, १,
८; ४, २, १; ३; ६, १, ३९; ४१;
१३, ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३;
तैआ. २, १८, १; तां. ९, ९, ७;
१८, ५, २; २३, १६, २; जै.
१८०; १९७; १९८: -त्ती श. ६,
६, ४, ११; १३-१५; ७, ४, १४;
८, २, ११; तै. २, ३, २, २; ॥

† 'प्रेप्सति' इति सुपा. अशुद्धः । ‡ W.-सुपा. अन्तोदात्तत्वं चिन्त्यम् । ॥ '-त्तिन्' इत्यस्य प्र. १-रूप-
माह तच्चिन्त्यं स्वरवैषम्यात् । तु. भा. तत्रैव ।

जै. १२२; -त्ती३: श. ११, ६, १,
३-६; -त्तीनाम् श. १३, ३, ८,
१; -०त्ते मं. १, ४, १-४; -त्त्या
तां. ९, ९, ७; -त्त्यै श. ६, ५, २,
२२; तां. ९, ९, ७.
प्रायश्चित्ति-मत्- -त्तां १६, ८, २;
प्रायाम् जै. ६२१.
प्रार्(प्र/क्), प्रार्पयति, प्रार्पयति तै.
३, २, १, २; प्रार्पयत्तु श. १, ७, १,
४; तै. ३, २, १, ४; गो. १, १, २९.
प्रार्च्(प्र/अर्च्)प्रार्चत ऐ. ४, ४; प्र...
अर्चत ऐ. ५, २०; शां. २६, १६;
प्र...अर्चन् ऐ. ५, १६; शां.
२६, ८.
प्रार्थ्(प्र/अर्थ्), प्रार्थयते प. १, ५.
प्रार्थ- -र्थ: तैआ. ३, १४, २; -र्थम्
तै. २, १, २, १२; -र्थस्य तां. ११,
१, ६.
प्राव्(प्र/अव्), प्र...आविथ ऐ. ५,
८; शां. २३, २; श. १३, ५, १,
१०; प्रावन्तु तै. ३, ५, १२, १;
प्र...अव तै. २, ५, ५, २; प्र...
अव तै. २, ४, ३, १२; प्रावतम्
तै. ३, ७, ५, १; प्रावत तै. ३,
११, ३, १; प्रावताम् श. ७, ५, १,
३१; प्रावी: श. १४, १, ४, १२;
तैआ. ४, ७, १; ५, ६, ५.
प्रावण- -णेभि: श. ७, १, १, २५;
३, २, ८.
प्रावित्- -त्ता ऐ. २, १२; तै. ३, ६,
७, ३; -त्तार: श. १, ५, १, १२;
प्रावित्- -म् श. १, ५, २, १; तै.
३, ५, ४, १.
प्राव्य- -म् तैआ. ४, ९, ३; ५, ८, ३.
प्रावभ्र- -भ्र: इव जै. १०; -भ्रा: इव
जै. १०; -भ्रौ जै. २०५.
प्रावरण(प्र/वृ)- -णम् श. १४, ६.

११, ३.
प्रावृत्, ता- -त्त: ऐ. ३, १९; श. ५,
३, २, ३; तै. २, ७, १८, २; तां.
१७, १२, ५; १९, ७, १; जै. ३४;
-त्तम् तां. ८, ७, ७; -त्ता तैआ
६, १२, १; प. ४, ७; -त्ता: श. २, ४,
२, ३; २, १, १६; ३, ३, १२; का
१, ३, ३, ३; -त्तेन तां. ८, ७, ६.
प्रावृत्त्य जै. १६८; १९८.
प्रावृत्त्य- -त्यम् तां. ८, ७, ७.
प्रावस्त्राय(प्रसवम्/सौ)श. १, ३, २, १४
प्रावाहणी(←प्रवाहण)- -ण्य: तां. २,
१६, ५.
प्रावृप्- -पि श. ७, २, ४, २६; तै. १,
८, ४, २; जै. १८२.
प्रावेपिन्- -पी जै. १३४.
प्राव्य- प्राव् द्र.
प्राश्(प्र/अश्), प्राश्नाति शां. २, २;
३, ७; ६, १४; १३, ७; श. १, ८,
१, ४१; २, ३, १, १८; ४, ६, ९, ६;
१२, ५, १, १२; १४, १, ४, १८;
तै. २, १, ४, ५; ७; ३, ७, ४;
प्राश्नाति श. १, ८, १, १६; ३९;
२, ३, १, १९; तै. २, ७, ९, ३; गो.
२, १, ३; प्राश्नन्ति शां. ५, ७; श.
१, ८, १, २८; ३९; २, ५, ३, १६;
६, १, ३३; तै. १, १, ६, ६; ९, ३;
३, ८, २, २; तैआ. ५, ८, १२;
प्राश्नन्ति तै. ३, ८, २, ४; गो. २,
१, २५; प्राश्नामि शां. ६, १४;
श. १, ७, ४, १५; ८, १, १६; गो.
२, १, २; प्राश श. १, ७, ४, ७;
प्राशिव्यति श. १, ७, ४, ६;
प्राश्नातु तै. २, ४, ८, ७; मं. २,
१, १५; प्राशान ऐ. २, १२; तै.
३, ६, ७, १; प्राश्नानि श. १, ८,
१, ३९; प्राश्नात् तै. १, १, ९, १;

२; ३; गो. २, १, २; ३; प्राश्नी-
यात् ऐ. ७, २६; ऐआ. ३, २,
४; तै. १, ३, १०, ६; सा. १, ५,
१५; २, १, १०; २, ३; ५, ४; ७, ४;
५; ९-११; ८, ३; ४; प. १, ७;
प्राश्नीयु: श. २, ५, ३, १६; ६,
१, ४८; का. १, ६, १, २२; प्राश्नीत्
श. १, ७, ४, १८; प्राशी: गो. १,
३, ११; प्राशिवम् मं. २, ५, ११;
गो. १, ३, १२.
प्राशयति श. १४, ९, ४, २५;
प्राशयेत् सा. २, २, १; ७, ८.
प्राशित- -म् श. १, ८, १, ३९; तै.
१, ३, १०, ७; गो. २, १, २.
प्राशित-रूप- -म् ऐ. ७, २६.
प्राशितव्य- -म् श. २, ६, १, ३३.
प्राशित्र- -म् शां. ६, १३; श. १,
७, ४, ८; ९; १८; २, ५, २, ४०, ३,
१०; १६; ११, २, ६, ६; ७; ७, १९;
४, १, ११; का. १, ५, १, ३६; २,
९; १४; ६, १, २२; गो. १, ३, १०;
२, १, २; ३; ४.
प्राशित्र-हरण- -णम् शां. १, ३, १,
६; का. २, २, ४, ५; -णे श. १२,
५, २, ७.
प्राशू- -शू: तैआ. ४, २, २.
प्राश्नत्- -श्नन्तम् गो. २, १, २.
प्राश्य ऐ. ४, ७; ७, २६; शांआ. ९,
८; श. १४, ९, ४, १८.
प्राश्य- -म् का १, ६, १, २२; तै.
१, ३, १०, ६.
प्राशो(शासड-दभूत्- -म् तां. ८,
९, २२.
प्राश्नीपुत्र- -त्र: -त्रात् श. १४, ९,
४, ३३.
प्राश्रवण- -ण्य: -णस्य शां. १३, ३.
प्रास्(प्र/अस्), प्र...अस्तु तै. २, ४

† सामगाने 'प्रियम्' इत्यस्य स्थाने 'प्रायाम्' इति बोध्यम् (सा. (सा. २, १, २०, १);) । † प्रवभ्रा ? कासं. १; मैसं. २, २, १० । † 'प्राशितम्' इति पठन् G. चिन्त्यः । † =क्र. १, ४०, १; य. ३४, ५६; प्र/अशेरिति (प्राशक-) सा., द.(य.), G. प्रष्ट. । प्र/अशेरिति(शीघ्रगामिन्-) सा. भा. उ. म., द.(क.), द. । पक्षान्तरे सा. √शृणातेरप्याह तच्चिन्त्यम् ।

३,५; प्रु**स्याम तै. २,८,९,८.
 २प्रास(प्र/२अस्), प्रास्यति श. ३,
 १,२,८^३; ७,१, ८^३; ९,८, २,१८;
 ३,२५; ४,२,१,२१; ५,५,४,५,
 २; ६,६,४,८; १४, ३, १, १४;
 जै. १८१; प्रास्यन्ति जै. १४०^३;
 प्रासिष्यन्ति जै. १, १, ४, ७;
 प्रास्येताम् तां. २,९, १३, ३;
 प्रास्यत जै. १८१||; प्रास्यत तां.
 १४, ३, १३; प्रास्यत तै ३,११,८,
 ६^३; ७; प्रास्येत ऐ. ७,३३.

प्रास-सः प. २,१०.

प्रास्त-स्तः श. १४, ५, ४, १२;
 जै. १,१,४,७; -स्ताः श. ९,
 २,१,६^३; -स्ते ऐ. ७,३३.

प्रास्य श. ४,४,५, १२; जै १४०:
 जै. ३,५,९,५.

प्रास्यमान-म् जै. ३,६,६,६.

प्रास(च→)ची(←प्रसच)-चीः तै.
 ३,१,२,३; १२,७,४.

प्रासुइ(प्र/सह्)-हः ऐ. ३, २२^३†;
 -हा श. १२,७,१,१; ८,३,१: तै.
 २,४,२,७; तां. ७,५,६; २१,१४,
 १८: गो. २, ३, १३-१५; ५,६.

प्रास(ह→)हा-हा, -हे ऐ. ३,
 २२^३.

प्रासाह-म् आ.जै.आ. १,७९.

प्रासाद्(प्र/सद्)-दः जै. १९७;
 -दम् प. ५,७.

प्रासेन-जित(←प्रसेन-जित्)-तः जै.
 ११५.

प्रासेव(←प्रसेव)-वौ तां. ६,५,२१.

प्रास्कण्व(←प्रस्कण्व)-म् आ. १,
 ५०.

प्रास्त्रवण(←प्रस्त्रवण)-गः तां. २७,
 १०,१६; जै. १५६; -णम् तां. २५,
 १०,२२; -णस्य जै. ४,११,५,
 १२; -णाव जै. १५६.

प्राह्(प्र/अह्), ग्राह ऐ. ७, १; श.

१,१,१,२; ७, १, १०; ४, २१;
 ३,८,१,१६; २,१; ४, ६,६, ७;
 ८; तै. १,३,१,६; २, २, ८, ८;
 तै.आ. ५, ५,३; तां. ६, ९, २२;
 ११,१, १०; १६, १३, १२; जै.
 ११२; १६८; प. १. १; २; सं.
 ३; गो. १,१,३१; २, १, ४; २,
 १३^३; प्रु**आह तै. १, ६, ९,४;
 ग्राहतुः जै. १६८; ग्राहुः शां. ६,
 १२; श. १,७,४,२१; ४, ६, ६,
 ६; ११,५,१,१०; तै. ३, १२, ९, ८^३;
 जै. १३६^३.

प्राह्(←प्रअहच)-ह्ले प. १,४^३.

प्रिय-या-प्रियहु...√प्री द्र.

√प्री,प्रीणाति ऐ. १,१०; २,४^३; ६;
 १८^३; ३,४; ५: ८: २०; ३१; ३७; ३८^३;
 ६,३; १०^३; १२; ७,२२^३; शां. २,
 १५; २^३; ३,१; ४: ५: ६^३; ७^३; ९; ४;
 १२; १४; ५,१; २^३; ४^३; ५^३; ७^३; ८^३;
 ८,३; १०,५^३; ६; १२,६; १५,४;
 १६, ५; १८, १०; श. १, ७,३,
 १३; ८,३,७; ९,१,३; ३,८; २,
 ४,३,१०; ४.१८; ३,२,४,१०; ८,
 १,१६; २,२९; ३,१४; ९, ३,१३;
 २४; ४,१,१,२५; ३,४, ११; ५,
 १६; १९; ५,२, ३,४; ३,१, १०;
 ४,३, १५^३-१८^३; ४, २३; ६,३,
 १,६; ३,१७; ६,१, ११; ३,१; ३;
 ५: ६: ७: ११; १६; १७; ४,१^३; २^३;
 ५; ८,१,५; १३; ७,२,३, २; ४^३;
 ५; ६; ४,१, ३२; ४१; ४२; ८,५,
 २,१७; ९,१,१, ३; ४; ८; ९; ११;
 १२; १३^३; १५; १६; १८; १९^३;
 २१; २४-२६; ३४; ३८^३; ४०; २,
 २३; २,१,८^३; ९: १०; ११^३; १३;
 २,१; २^३; ३^३; ४^३; ३,३०^३; ३२; ३६;
 ४०^३; ४१-४३; ४५^३; ३,१,२,४;
 २,१; ८-१०; ३,१; ७; ८^३; ९; १०;
 १४; ४,२; ४^३; ५^३; ४, १, १; २,

१५; २५; २६; ३,११; १२; १४; ५,
 १,४२^३; ५१: ११, २,४,७: १२,
 ९,३,१४; १५: १३,२, १,१: ३:
 ४; ५^३; ६; ११: २^३; ३,४, १; ८,
 २: ३; ५; ५,३,१-६: ६,२,९; १४,
 १,१,२७; २८; २,१४; १५; २०;
 २३: २४: ३,३-६; १७; २६; २८;
 ४,२; १२; १५; २,१,९: ११-१४:
 १९^३; २१; २, १२-१४; १६-१८;
 २०; २२; २५: २९; ३५; ३८; ३,
 १,२६; २९: का. १,३, २,१०; ४,
 ११; तै. १,१,६, १०; ११; २,७,
 ४; १०,३; ४; ५^३; ६,६,२: ८,३^३; ४;
 ७-९; ९,३; १०: ८,६,१; ६; २,१,
 ३,७; ४,६; ८; ५,८^३; ६,४; ३,३,
 ५,३; ६,४; ७, २: ३; ८,९; १०: ९,
 ८; ७,१,८^३: ८,१४, २^३-६^३; ९,
 १०,१; प्रीणाति श. २, २,२, ६;
 ४,३,४,४; ६,३, १,६: ९,१,१;
 १०; १५; २५; २,२,२; ३,३०; का.
 १,२, २, ५; तै.आ. २, ११, १;
 १५,१: ५,२,२; ८,१; १०, ३८,
 १; तां. १३,६,४; १९,३,२; जै.
 १६१ सा. १, ४, १६-२०; प.
 १, १^३; गो. २, १, १; ४; ६^३;
 २०^३; २२; २३^३; २६^३; २,३^३; २०^३;
 २२; ३, १; ४; १३-१५; १८^३; ४,
 १: २; ३; ५; १५-१७; ५,७; ६,१६;
 प्रीणन्ति शां. ५,७; ८, ७; १६,१;
 ५; १७,१; १८, ६; १९,२; ५; ८;
 २७,४; श. १२, ९,३, १४; १५;
 तां. ६,४,१४: जै. १६१^३; गो २,
 १,२५; प्रीणामि श. ९, ३,२,५;
 प्रीणीमः श. २, १,४,४; का. १,
 १,४, ३; प्रीणान् तै. २, १, ६,
 ४; प्रीणानु तै. ३, ७, ५, ११;
 पिप्रियस्व तै.आ. १०, १, १६^३;
 पिप्रीहि श. १,७,३,१६: तै: ३,
 ५,७,५; ६, ११,४; प्रीणीहि श.

॥ 'प्रास्यते' इति पाठान्तरम् । † सा. तु ऋ. १०, ७४, ६; इत्यत्र 'प्रासहः शत्रूणामभिभविता' इत्यर्थज-
 स्थाकारान्तत्वं मेने तच्चिन्त्यम् । ∅ 'पिप्रियस्व' इति भा. ।

६,२,१,३१; १२,७,३,१२; ८,१,
४: प्रीणानि तै. ३, ७,५, १२;
प्रीणाम श. १४,१,४,८; २,१,१५;
अप्रीणात् शां. ५,३; श. १३,६,
२,१३; तै. ३,८,१४,१: तां. ९,
२,१६; गो. २,१,२१; अप्रीणन्
श. २, ४,४,१५; ६, ६,३, ११;
४, ८, १,५; ९, १, १, २५; २,
२,१; ७; ३, ३०; ३६; ३, २, १;
३,८; ४, २; १३, ६, २, १३:
का. १, ३, ४, ९; अप्रीणन् श.
६, ८,१,१३; प्रीणीयात् ऐ. २,
४; श. ६, ६,४, ५; प्रीणीत तै.
१,६, ६, १; अमैपीत् श. १, ९,
१,३; ३, २, ४,१५; ४, १, २५;
अपिप्रै: तै. ३,५,९,१; ६,१३,१:
अपिप्रै: तै. ३,६, १४,३; अमैपैम्
श. ११,५,३,६; ७; गो. १, ३,
१२.

प्रिय,या- -य: ऐ. १, १६; ३, १९;
५, १६; ८, २०; ऐआ. १, २,
२; ५, १, १,५; शांआ. ४, ४;
श. २,३,४,३४; ३, ३, ३, १०;
४,५,६,५; ६,१,१४; ९,६; ९,१,
१,२२; १३,१, ९,८; ६,२,२०;
१४,१,१, २६; २,२, ४६; ५,४,
५; ७,३,६; का. १, ४,१, २०;
२४; तै. १,८,८,५; २,३,९,५;
१०,३; ४; ४,६, ७; ७,८; १०;
७,२,२; ३,१,६,३; ३,२,५; ६,
१०,३; ८,१३,३; तैआ. ६, १,४;
३,१,४,२; तां. ६,५,१५; ६, ३;
१०; ९,४,१५; १४,६,१०; १२,२;
जै. ६; ९५; १८३; २०५;
जैउ. १,१६,२,१०; ३,६,२,३;
मं. १,७,१४; सा. २, ६, ५; सं.
३; -यम् ऐ. १, १६; १७; २१;
३०; २,१९; २४; ३,२४; ३७;
५,२; ६,७; २०; ऐआ. २, २,
३; शां. ९,६; २२,४; २३,४;
शांआ. १,६; ५,१; ७, २१; श.

१,३,२,१७; ४,१४; ८,३,२२;
२, २,३,४; ५: १५: ३, ४, २४;
३, २,२,१०; ३,१०; ४. २,३; ८,
१,१२: ४,१,५,१८; ७, ५,२,३८:
९, १,१,२२; २,३,५०; १०, १,
३,११; ११, ५,९,१२; १३, १,
६,१; २,१,२; ३,६,२; १४, १,४,
१३: ४,२, १९; २२; ५, ४,४; ५;
६,१०,३; ७,३,५; ६; का. १, २,
३,३; ४; १३; ४,१,१८; तै. १,१,९,
६: ४,४,४; ६,५,२; २,२,४,५; ६;
३,२,५; ४,५,१; ६,२; ६,११, ९;
७,७,५; ८, ३,२; ७,६: ८,६; ३,
१,१,२-४: ४,२; ३, ३, १; ६,
१०; ५,८,३: १०,५: १३,३: ६,२,
१: ७,१४, २; ३; ८,९, २; ९,६,
१; तैआ. ३, १५,२; ७, ११,१;
८, ५,१; १०, १,४; तां. ५, ४,
१४; ८,६,५; ६; ७,१; १२, १२,
९; १४, २,३-५; जै. ५; ६२;
९५; १४४; १५१; १६२; १८३;
१८६: जैउ. १,१६,२,१०; ३, १,
३,७; आ. १,९०: २,७,८; जैआ.
२, १६,१३; गो. २, ३,१९; ५,
१३; -यम्ऽइव तां. १३, ६, ९;
-यया श. १४,७,१,२१; तै. १,
४,७,३; ५; तैआ. ५,२,१३; ११,
२; गो. २, ३,५; -यस्य तै. ३,
५,८,३; १३,३; -या ऐ. ३,२२;
५,१; ८, २०; शांआ. ३,३; श.
१,७,३,१०; ११; १३, १,९,६;
१४, २,१,८,५,४,४; ५; ७,२,५;
६; तै. १,५,२,३; २, ४,६,१: २;
६; ३, १,१,२; ६; ५,७,५; ६;
६,११,३; ४; १२,१; ८,१३,२;
तैआ. ५, २,१३; तां. १२, ११,
१; २०, १५, १५; जै. ३८; सा.
२,६,६; -या: शांआ. ३,४; ७,
२१; श. २,६,१,३८; १४,५,४,
५; ७,३,६; का. १, ६, १, २५;
तै. १,२,१,१७; ४,७, ३; ४; २,

८, ६, ३; तां. १४, ४, ७; जै.
१९३; जैउ. २, ४,१,२; गो. २,
२,२; -याणाम् तै. ३, १, १,३;
९,६,१; -याणि ऐ. ६,२०; श.
३,४,२,५; ८; ९; १५; १६; २,२,
३,४; १४,५, ४,५; ७,३,६;
तै. ३,७,१३, १,३; ११, ५, १;
तां. ८, ५, १४; १५; आ. १,
२७१; ३४४; ३७२; जैआ. १,
३४४; गो. २,६,२; -याभ्याम्
गो. २, ३, ५; -याम् तै. ३, ५,
१,१; तैआ. ५, ४,१२; ६,९,१;
-याय शांआ. ११, ८; तै. ३,४,
७, १; -यायै शांआ. ११, ८;
-यासु ऐ. ५,१; तै. २,४,६,१; ०ये
तैआ. ६,१,२; -ये श. १, ७,३,
११; ११,५,७,१; तै. २,४,६,६;
६,१७, ३; ८,२,१; ३,७,१,४; ६,
१०; तैआ. ५, ११,२; जै. ३८;
गो. १,२,२२; -येण ऐ. ३,८; ३७;
६,७; श. १, ३, ४,१४; २,३,
४,२४; ३,९,४,२०; २१; १०,५,
२,१२; १३,१, ६,१; २,१,२: ३,
६,२; ६,२,११; १४,१,२,११; ३,
२५; का. १,४, १,१८; तै. १,१,
९,६; ४,४,४; २,२,२,५; ३,१,४,
२; ३,६, ११; ७, ६,१०; ८,९,२;
तैआ. ५,११,३; तां. १४, २,३-
५; जै. १४४; गो. २, ५,१३;
-येभ्य: श. ४, ३,५, २०; -येषु
श. ७,३, २, ८; -यौ जैउ. ३,
६,१,१.
प्रियङ्गु- -ङ्गवः-ङ्गनाम् ऐ. ८,१६.
प्रियङ्गुका- -का: सा. २, ६,११;
१६: -काम् सा. २,६,१०.
प्रियङ्गु-तण्डुल- -लानाम् जै.
१८१; -लै: तै. ३,८,१४,६.
प्रिय-तम,मा- -म: श. ५,४,२,८;
-मम् श. १, ३,२,१७; १२, ४,
३,८; ५,१,१७; तै. ३, १,१, ३;
७,१४,३; ११, ८,७; तैआ. १,

२,४^३; तां. १,६,८; -मा: ऐ. १, २४; -माम् तैआ. ६,९, १; -मे ऐ. ३,८; शां. ३, ५; तै. २, ४, ६,१:८,५,४; गो. २,३,५.
 प्रियन्ता- -ता श. १४,६,१०,३.
 प्रियन्धाम- -माय शां. २५,९.
 प्रियन्धामन्- -मभ्य: श. ४, ३,५,२०.
 प्रियन्मेध- -०ध जै. १८१; -धम् जै. १८१; -धा: ऐ. ३, १९; तै. २,५,८,३; तैआ. ४, ४२,३; गो. १, ३, १५; -धात् जै. १८१^३.
 प्रियन्नादिन्- -नम् तै. ३,४,७,१.
 प्रियन्वत्- -त्त: ऐ. ७, ३४; शांआ. १५, १; श. १०,३,५, १४; -त्तात् शांआ. १५, १; -तेभ्य: श. ४, ३,५,२०.
 प्रियाङ्ग- -ङ्गा: तै. ३,८,१४,६.
 प्रीणत्- -णन् श. ९,१,१,३३.
 प्रीत्,ता- -त्त: ऐ. ७, १६; शां. १, १;५,३; श. २,६,३,८; ४,३,४, ११;५,१,७^३; ५,४,३,१४; ९,३, २,६^३; १३,६,२,९; का. १,२,१, १;६,३,६; तै. १,१,१०, ५^३;६^३; ६,६,१;२; ३,११,६,४; तां. ९, २,१६; जै. १६१; मं. २,४,१२; गो. २,१, २१^३; ३,९; -त्तम् ऐ. ७,२२^३; शां. १०,३;६^३; श. २, ४,४,१८; का. १, ३,४,११; गो. २,२, १७; -तया श. ३, २,४, १०; १५; -ता शां. १०, ३; श. ३,८,२,२९; १३, ३,८,५; -ता: ऐ. २,१८; शां. ३,९;५,२; १२, ६; १८,६; १९,५; श. २,२,२,६; ३,८,१, १६;९, ३, १३; २४;४, १,१,२५;२,१, ३२; ३,४, ४;९, ३,४,५;४, १,१; ३,१२; १२,९, ३,१४;१५; १३,२, ११,२; ६,२, १३; का. १, २,२,५; तै. १, १, १०,६;३, १२,५, ५; तां. ६,४, १५; १८,९, १७; १९,३,२; गो.

२,१, ६: २०; -तान् तै. १, ३, १०,४; ५; -तानि तैआ. ५, २, २; -ते शां. १६, ५; १८,५; श. १,४,४,२; -तौ ऐ. १,४.
 प्रीति- -त्या गो. २, १, २५; -त्यै शां. ४,१४; ५,२: १०, ३; १६, ११; १९,२.
 प्रीत्वा शां. २,२;४: ३,९;५,७; १३, ३^३; श. १,९,१,३;३,८; ६,३,१, ६:३,१७:९,१,१,२७^३; ३,२,६^३; ४,२^३;३^३; १३,४,१, १२:१३:३, १५;५,१,१४.
 प्रुप्वा- -प्वा: श. ५,३,४,१६.
 प्र(प्र/इ),प्रैति ऐ. ३, ११; ऐआ. २, १,२: ३,७; ५,१; शांआ. ४, ८; १०; ६,१४; १२,५; श. १,१,२,४: २२: ४,२,४,१०; ६,४,४, २;९, ३,४,११; १०,३,३,८; ४,२,३१; ५,२,२३: ६,३, १; ११,२,२,६; १४,४,२,२८; ३,२६; ६,८,१०^३; ९,३१.८, १२,१; ९,४,११; तां. ३, ६,३^३; ७,३, २९; १९, १०, १४^३;२०,१, ५^३; जै. ५५^३; ८६; जैत. ४,८,४,४; १०, १,१; ११, ५,१४; गो. १, ३,१३^३; ५, ८^३; प्र...पुति जै. ६३; प्रयन्ति ऐ. १,११^३; २,२५: ६,१; शां. २६, १; शांआ. ३,२; श. ६,३,३,३; १०,२,६,८; १२,१,१,७;११;२, २,५; १४, ९,४, ४; प्रयन्ति श. १०,२,६,८; १२,१, ४,१; २,४, १; तै. १, ८,८,२; तैआ. ९, १, १;२,१; ३,१; ४,१; ५,१; ६,१: तां. ४,२,५;१९;९,२,१; १०,५, ५^३;७,४;८,१; ११,४,६;६,९;९, २:१२,१, १०;७,२:१०; ९,२३; १३,१,१२; ३, २५; ७,१५; ९, २८; १४,१,२; ३;४; ६;१३; ५, ३०;११, ३८; १५,१,१२:५,३;७; ८,४; १८,८,१६; २३, ३,८; ९; २४,३,४^३;१४, ६;८;१७,४; २५,

१,१५;२,६;३,५^३; ५. १,६; गो. १,५,३; ४; प्र...यन्ति तैआ. ६, ११, १; तां. ११, ३, १; प्रेयाय श. २,२, ४,२: जैत. ३, १, ५, २;६, १,२; प्रेयतु: श. ४, १,५, १३; जै. १८६; प्रेयु: श. १,६, ३,१५; श. ९, ५,१, १९-२१: २३-२६; प्रेतासि ऐ. ८, १५; प्रेतास्मि ऐ. ८, १५; प्रैप्यति श. ४, ५,८, ११; प्रेताम् ऐ. १,२,९; शां. ९,३; २६, १०; प्रैतु ऐ. १, २२:३०;४,२९; ५,४;१६; ऐआ. १,२,१; शां. ८,७;९,५; २०,४; श. ४,२,१,२,९;६,४,४,७^३;१४, १,२, १५^३; २,२, १; तैआ. १, ३०,१;४,२,२;५, २,६; प्र...पुतु ऐ. १,३०;२,१९^३;५,५; शां. १२, १;२०,४;२२,१;९^३; २५,२; श. १४,१,२,१५; २,२,१; तै. २,५, ६,२; तैआ. ४, २,२;१७,१; ५, २,६;६,१,१; तां. १, २,९;६,६, १६; प्रयन्तु शां २२, ९; श. ४, २, १, २९; प्र...यन्तु तैआ. ७, ४,२; प्रेहि ऐ. १, १३; शां. ७, १०; श. १,४,४,१५^३; ८,२,३^३; ४,६,७,६; ९,२,३, २५^३; २८^३; १४,९, १,६; तै. १, १,७, १;८, ५;२,४,७,४;७,१६,१; तैआ. ६, ४, २; जै. ९६^३; प्रेतम् श. ३,५, ३,१७^३; प्रेत श. १,२,५,३;६,२, ३;२,५,२,२९^३; ४,३,४,१६;९, ५,१,१९;४५; का. १,५,१,२६^३; प्रैत् ऐ. ३, ३९; श. ३, १,४,२; ४,६,७,६; प्रायन् तां. ४, २,२^३; १४,३, २,४;९,४०; १५,३, ३६; जै. १८६; १९०; जैत. १, ४,१, ३; प्र...पुतु तां. १०, १२,१; प्रेयात् शांआ. ४,१५; श. ७,४,२,१८; १०, २,६, ७; १२, ६,१, ३९; प्रेयात् श. १२,२,३,५; ५,३,१;

गो. १, १, ३३; ५, २२; प्रयत्- गद्र.
 प्रेत- -तम् श. १०, ५, २, १३; १४, ६,
 ७, ६; ८, ११, १; तैआ. ६, १, ३;
 जैड. ३, २, ४, ६; ५, ८; ९; -तस्य
 ऐ. ७, २; -ता: ऐ. ६, २०; गो. २,
 ६, २; -तान् गो. १, २, ७; -ते
 जैड. ३, ६, १, २; -तेषु श. ९,
 ५, १, २०; २१; २२; २४-२७.
 प्रेताधिपति- -तये प. ५, ४.
 प्रेति- -ति: श. ८, ५, ३, ३; तां.
 १, ९, २; गो. २, २, १३; -तिना
 श. ८, ५, ३, ३; -त्यै श. ८, १,
 ४, ८; तां. ११, ३, १.
 प्रेतीवगि(-तिऽमनि)- -म् तै. ३,
 ६, १०, ४.
 प्रैव्य ऐआ. २, ३, ७; श. १०, ६,
 ३, १; २; १४, ५, ४, १२; १३; ६, ९,
 ३४; ७, २, १४; ३, १३; १४; तै. ३,
 १०, ११, १; तैआ. ४, २५, १; ५,
 २, ६; ८, ६, १; ८, ५; ९, १०, ५;
 तां. ६, ८, १३; ७, २, ६; जैड. २,
 ३, ३, ३; ४, १०, १, २; २, ५.
 प्रैत्व(र→)री- -र्य: तां. ६, ८, १३.
 प्रैतोसू:(ः) ऐ. ८, ७; ऐआ. २, ३, ५.
 प्रैव्यत्- -न् श. १४, ४, ३, २५;
 जैड. ४, ११, ४, ४.
 प्रैक्ष(प्र/ईक्ष), प्रैक्षते श. १, १, २, १४;
 २१; ९, ३, १३; १४; ४, ३, ४, १८;
 १४, २, २, ३५; ३८; प्रैक्षते श.
 १४, १, १, ३१; प्रैक्षे तै.
 ३, २, ४, ५; तैआ. ४, ३८, १;
 प्रैक्षथा: श. ४, ६, ७, ९; १०.
 प्रैक्षमाण- -म् श. ४, ६, ७, ९; १०.
 प्रैङ्(प्र/ईङ्), प्रैङ्गते ऐआ. १,
 २, ३; प्रैङ्गत् ऐआ. ५, १, ४.
 प्रैङ्गयति शांआ. १, ७.
 प्रैङ्ख- -ङ्ख: ऐआ. १, २, २; ४; ५,
 १, ३; आ. जैआ. १, ५००; -ङ्खम्
 ऐआ. १, २, ४; ५, १, ४; ३, २;

शांआ. २, १७; तां. ५, ५, ९;
 -ङ्खस्य ऐआ. १, २, ३; ५, १,
 ३; ३, २, -ङ्खा: तां. ५, ५, १०;
 -ङ्खात् ऐआ. ५, ३, २; -ङ्खे
 ऐआ. ५, १, ४; -ङ्खौ आ. जैआ.
 १, ५, ४५.
 प्रैङ्ख-स्व- -म् ऐआ. १, २, ३.
 प्रैङ्ख-फलक- -कम् शांआ. १, ६;
 ७; २, १७; -के शांआ. १, ७.
 प्लेङ्ख(←प्रेङ्ख) अद्र.
 प्रैङ्खयमाण- -म् तां. १२, ११, १०.
 प्रैणा प्रैमन्- -द्र.
 प्रैगिन्- -गी जै. २०९.
 प्रैणी- -म् जै. १५१.
 प्रैत-प्रैति-प्रैतिपणि, प्रैत्य, प्रैत्वरी- -प्रे द्र.
 प्रैद्दि- -द्दि: गो. १, ४, २४.
 प्रैद्ध(√इन्ध्)- -द्ध: ऐ. १, ६; श.
 ९, २, ३, ४०; तां. १२, १०, १९.
 प्रैप्तति- -प्राप् गद्र.
 प्रैम्न्- -माणम् ऐ. ४, १७; शां.
 १६, १; तां. १२, १२, १०; प्रैणा||
 ऐआ. १, ३, ३; ६; तै. ३, ९, ८, १.
 प्रैयस्(←प्रिय+इयन्)- -य: श. १४,
 ४, २, १९; जै. ९५
 प्रैष्ट- -ष्ट: तैआ. ४, ५, २; -ष्टम् तां
 १४, १२, १.
 प्रैर्(प्र/ईर्) प्रैरते ऐआ. २, १, २;
 श. ९, २, ३, १२; तै. १, ४, ९, २;
 तां. ४, १, २; जै. ९७; प्रैरय श.
 ४, ४, ११; प्र...ईरय ऐ. ५,
 २१; प्रैरत ऐआ. १, ३, ३; ६.
 प्र...ईरयति तां. १२, ३, ६;
 प्रैरयन् तै. २, ४, ५, २.
 प्रैप्(प्र/इप्) प्रैप्यति ऐ. २, २८; ३,
 ९; ६, १४; शां. १३, २; ९; २८,
 १; गो. २, ३, ८; प्रैप्यामि जैड.
 ४, २, १, ११; प्र...इप्ये ऐ. ५,
 ५; शां. २२, १; प्रैप्य श. ३, ८,
 १, ४; २, २३; २७; ३, २९; ३४;

९, ३, ८; ९; ४, २, १, २३; ३, ५,
 २०; ४, १, ७; ३, ९; ५, २, ९; ११;
 ५, १, ३, १४; ३, १५; ९, ४, ३,
 १५; ५, १, ४०; प्रैप्यन् ऐ. ४,
 ३०; प्रैप्येरन् शांआ. २, १; प्रैप्ये-
 यु: ऐ. ५, ९; गो. २, ६, १०;
 प्रैप्- -पा सा. १, ३, ८.
 प्रैपित- -त: श. १, ८, ३, १०; ९, १,
 १; २, ५, २, ४२; ६, १, ४५; तै. २,
 ६, १५, २; ३, ३, ८, ११; ६, १५, १;
 -तम् जैड. ४, १०, १, १; -ता:
 तै. ३, ७, ९, १; -तान् शां. ८, ९.
 प्रैपितव्य- -म् ऐ. ५, ९; गो. २,
 ६, १०.
 प्रैप्य- -प्य: ऐ. ७, २९; तां. २५,
 १८, ४; -प्या: ऐआ. ५, १, १;
 तै. ३, १२, ९, ६; -प्यै: शां. १७,
 १.
 प्रैप्यत्- -न् शांआ. ४, १५; ११, ३.
 प्रैप्- -प: ऐ. २, १३; ६, १४; ऐआ.
 ५, ३, ३; शां. ३०, ११; श. १३,
 ५, २, २३; ३, ७; -पा: ऐ. ३, ९;
 शां. २८, १; श. १२, ८, २, १४;
 -पा: ३ ऐ. ६, १४; -पाणाप् ऐ.
 ३, ९; शां. २८, १; तै. २, २, ८,
 ५; -पान् ऐ. ३, ९; शां. २८,
 १; -पै: ऐ. ३, ९; श. ३, ९,
 ३, २८; तै. २, २, ८, ५; -पौ श.
 ४, १, ३, १५.
 प्रैप-कृत्- -त् तैआ. १, ३, २.
 प्रैप-स्व- -म् ऐ. ३, ९; तै. २, २,
 ८, ५.
 प्रैपा(-पऽअ-), जुप्रैप- -पान् शां.
 २८, १
 प्रैपा(-पऽआ-) प्री- -प्रीभि: श.
 १२, ८, २, १४.
 प्रैपम्(णमुल्) ऐ. १, २; ३, ९; श.
 ३, ९, ३, २८; १३, १, ४, १; तै. २,
 २, ८, ५; तां. १४, ४, ७.

॥ 'प्रेम्णा' इत्यस्य मकारलोपः । † 'हवित्येप्य' इति तु. नितरामसाधुः पाठः । संगतिराहित्यात् ।
 'हवित्येप्योऽहोरात्रा' इत्येवमसौ किल शोधनीयः स्यात् । तु. तै. ३, १२, ६; 'हविस्' इत्यस्य टि. द्र. ।

प्रेष्ठ- प्रेमन्- गद्र.

प्रेतोस् प्रे द्र.

प्रेयङ्गव(←प्रियङ्गु)- वम् तै. ३, १, ४, ४.

प्रेयमेघ(←प्रियमेघ)- धम् आ. १, ३६२; जैआ. १, ३६४; -घस्य आ. १, ३०९; ४०६; जैआ. १, ३०९; -घा: ऐ. ८, २२; तै. २, १, ९, १; -घानि आ. १, १६६; ५५०; जैआ. १, १६६; ३३९; ५५०.

प्रेष- प्रेष् द्र.

प्रेष्यत्- प्रे द्र.

प्रोक्त,क्ता(√वच्)- क्त: तैआ. १०, १०, ३; -क्तम् ऐआ. ३, २, १; शांआ. ८, १; -क्ता सं. ३; -क्ते ऐ. ७, ३४; ऐआ. ५, १, ५; जैउ. २, ५, ३, ३; -क्तेभ्य: जै. ६.

प्रोक्त-सोम- म: जै. १६८.

प्रोचिवस्- -वांसम् श. ६, ३, १२; १४.

प्रोच्य श. १०, ४, १, ११; तै. ३, १०, ९, ३; तां. २१, १, १; जै. १३७; गो. १, २, १५.

प्रोच्य- च्य: तै. २, २, ८, ८.

प्रोक्ष(प्र/उक्ष), प्रोक्षति श. १, १, ३, ३; ५; १०-१२; ३, ३, १-३; २, ६, १, १४; ३, ५, २, ४-७; ४, १७; १८; ६, १, ११; १२; ३, १४; ७, १, ४; ५; ४, ३; ७, ३, २, २; ४: ८; ५, ४, ९; ७, ४, ७; १०, १, ३, ७; १, ४, ९; १३, १, २, ४; ५; ९; २, ७, १५; १४, १, ३, ३; ४; तै. ३, २, ५, ४; ५; ३, ६, ३; ८, ५, १; २; ३: ७, १; ३, प्रोक्षति श. ६, १, २, ३०; ७, ३, २, २; ३; ४; ८, ७, ४, ८; तै. ३, ८, ७, ३; तैआ. २, ११, १, ५, ४, १; २; प्रोक्षन्ति श. ७, ३, २, २; प्रोक्षामि श. १, १, ३, ११; ३, ३, १-३; ३, ५, ४, १८; ७, १, ५, ४, ५; १३, १, २, ५-७; ८; ९; २, ७, १२; तै. ३, २, ५, ४; ८, ७, १;

प्रोक्षामि श. ३, ६, १, ७; का. २, १, ३, ४; प्रोक्षत् तै. २, ७, ११, १; तां. २१, १४, ५; प्रोक्षन् तैआ. ३, १२, ३; प्रोक्ष्यु: श. १३, १, ६, ३; ३, ८, ६; तै. ३, ८, ९, ४.

प्रोक्षण- गस्य श. १, १, ३, १०; ३, ५, ४, १७; ६, १, ११; ७, १, ४; ४, ३; का. २, १, ३, ५.

प्रोक्षणि, णी- गय: तै. २, १, ५, १; -णी: श. १, १, ३, ३; २, ५, २०; २१; ३, १, २४; २५; ३, १; २, ६, १, १२; १४; ३, ५, २, ४; ६, ३, १४; १३, २, ७, १; १५; १४, १, ३, २; का. १, ६, १, ९; २, १, ३, १; २, ३, १९; २०; तै. ३, २, ९, १४; १५; -णीभि: तैआ. ३, ८, १; -णीषु श. १, २, ५, २०; ३, १, २२; का. २, २, ३, २०; -ण्य: ऐ. ५, २८; श. १, ३, ३, ४; ३, ५, २, ८; ४, १९; ६, १, ३; ७; १०; १३; ७, १, ३; ६; ६, २, १, २०.

प्रोक्षित, ता- त: श. ७, ३, २, ४; तै. ३, ९, १७, ४; ५; -तम् श. ४, २, १, १३; २१; १०, ६, ५, ८; १३, १, ३, ५; ६, २, ४, २, १६; तै. ३, ८, ८, १; ९, ३; -ता: श. १, १, ३, १०; तै. ३, २, ५, ४; ३, ६, १; २; -तान् तां. २१, १४, ७; ८; -तौ श. ४, २, १, १३.

प्रोक्षिष्यत्- ष्यन् श. १३, २, ७, १.

प्रोक्ष्य श. १, १, ३, ११; २, ६, १, १४; ३, ६, ३, १४; सा. ३, ४, ८; ९; प. ५, २.

प्रोचिवस्, प्रोच्य प्रोक्त- गद्र.

प्रोत(√वे)- त: श. १४, ६, ६, १; ८, ७; ११; तैआ १०, १, ३; -तम् श. १४, ६, ६, १; ८, ३; ४; ६; ७; तैआ. १०, ६, ३, १; तां. ५, २, २; १६, ११, १; -ता: श. १४, ६, ६, १.

प्रोति- ति: श. १२, २, २, १३.

प्रोथत्(प्रुथ्)- त: श. ८, ७, ३, १२.

प्रोदि(त→)ता(√वद्)- ताम् ऐ. २, १५; -तायाम् ऐ. २, १५.

प्रोपे(प्रउत्प/इ), प्र... उपयन्ति तां. २५, १२, ४.

प्रोर्णु(प्र/ऊर्णु), प्रोर्णुते श. ३, २, १, १६; १७; १४, १, ३, १६; प्रोर्णोति श. ३, ८, २, १६; प्रोर्णुवन्ति ऐ. १, ३; प्रोर्णोतु तै. ३, ११, ९, ८; प्रोर्णुवाथाम् श. ३, ८, २, १६; १३, २, ८, ५.

प्रोषिवस्(√वस्)- पिवान् शां. २, ५; -पुष: श. २, ४, १, १४; का. १, ४, २, ९; -पुषम् श. १२, ५, २, ८.

प्रोष्य ऐ. ७, १२; शांआ. ४, ११; श. २, ४, १, ६; १२; १४, ९, २, ८-१२; का. १, ४, २, ३; ७.

प्रो(ष्य→)ष्या- ष्या: तै. ३, १२, ७, २.

प्रोष्ट- म् तै. २, ७, १७, १.

प्रोष्ट-पष्ट- ष्ट: तै. १, ५, १, ५; -दास: तै. ३, १, २, ८; ९; -ष्टेभ्य: तै. ३, १, ५, १०; ११; -ष्टे सु तै. १, ५, २, ९; -ष्टै: सा. २, ५, ३; ३, ३, ५.

प्रोष्ट-पाद- द: , -दाय जैउ. ३, ७, ४, १.

प्रोह्(प्र/ऊह्), प्रोहति श. १, २, १, १९; तां. ६, ५, ४; प्रोहन्ति तां. ६, ५, १४; २०; २, २, १०; प्रोहामि श. १, ८, ३, १-४; तां. १, २, ४; ६, ५, ३; प्रोहन् जै. २६; प्रोहेत् तां. ६, ५, ३; १५; ९, ५, ९.

प्रोहत्- न् तां. ६, ५, १५.

प्रोह्यमाण- णाभ्याम् ऐ. १, २९; -णाय, -णे ऐ. १, १३.

प्रुक्ष- क्ष: ऐ. ७, ३२; ८, १६; श. ३, ८, ३, १२; तै. ३, १०, ९, ५; तां. २५, १०, १६; -क्षम् तै. ३, १०, ९, ३; तां. २५, १०, २१;

-क्षस्य जैड. ४, ११, ५, १२.
 छत्र-शाखा- -खा: श. ३, ८, ३, १०;
 १२; -खायाम् तै. ३, ८, १९, २;
 -खासु श. २३, ५, ३, ८; तां.
 २१, ४, १३१.
 √प्लु, प्लवते ऐ. ६, ३०; श. ६, १, ३,
 ३; १२, २, ४, ८; जैड. २, १, २, ९;
 गो. १, १, २७; ५, ४; २, ६, ९;
 प्लवति गो. १, ५, ४; प्लवन्ते श.
 ९, ४, १, ८; १२, २, ४, ८; प्लवन्ते
 श. ११, ५, ५, १३; प्लवन्ति प. ५,
 १२; प्लवेत्, प्लवेरन् ऐ. ४, १३.
 प्लावयति श. ३, ९, ३, २६.
 प्लव- -व: तां. ५, ८, ४; १४, ५,
 १६; १७; जै. १६८; आ. १,
 ५, ११; -वम् तैआ. ६ ७, २; जै.
 १६८; १९५; जैआ. १, ५, ११; प.
 ३, ८; -वेन जै. ११२; १६८; प.
 ३, ८; -वौ तां. ११, १०, १६.
 प्लवा(-वडअ-)तिप्लव- -ता: जै.
 १६८.
 प्लवत्- -वत् प. ५, ७.
 प्लाक्ष(←प्लक्ष)- -क्षाणि ऐ. ७,
 ३०; ३२; ८, १६.
 प्लाक्षि- -क्षि: तैआ. १, ७, २.
 प्लात(←प्लति)- -त: ऐ. ५, २९
 प्लाशि- -शि: श. १२, ९, १, ३.
 प्लाशी- -शी: तै. २, ६, ४, ५.
 प्लाशुक- -कानाम् श. ५, ३, ३, २.
 प्लीहा- -हा श. १२, ९, १, ३; तै. २,
 ६, ४, ३.
 प्लुधि- -धिणा श. १४, ४, १, २४.
 प्लेङ्ख- -ङ्ख: तै. १, २, ६, ६; -ङ्खे
 तै. १, २, ६, ६; प्रेङ्ख- गड.
 √प्ला, प्लायात् श. ३, ५, ४, २४.
 प्लात्, प्ला- -त:, -ता श. ३, ९, ३,
 २६.
 -:-:-

फ

फट् श. ४, १, १, २६; तैआ. ४, २७, १.
 फण्(=ट्) तैआ. ३, ३७, १.
 √फण्, अफणयत् ऐ. ४, ४.
 फण- -ण: तै. ३, १०, १, ४.
 फल(√फल)- -लम् ऐआ. १, २, ४;
 २, ३, ६; शां. २, ७; श.
 ५, ४, १, ६; १३, ४, ४, ८; तै. ३,
 ८, १७, ४; तैआ. ६, ९, १; -लस्य
 शां. २, ७; तै. २, ५, ५, ७;
 -लानाम् श. १४, ९, ४, १॥
 -लानि ऐ. ७, ३०; ३१; श.
 १४, ९, ३, १॥; ४, १॥.
 फल-ग्रहि- -हि: ऐ. ७, १५.
 फल-व(त्→)ती- -तीम् प. ५, २;
 -त्य: श. १३, १, ९, १०.
 फल-ह(स्त→)स्ता- -स्ता: शां.
 आ. ३, ४.
 फलक- -कम् ऐआ. १, २, ३; ५, १,
 ४; श. ७, ४, १, २२; १२, २, ४,
 ७; तां. ५, ५, ११; गो. १, ५, ४;
 -कानि ऐआ. १, २, २; ५, १, ३;
 -के ऐ. ७, ३२; ऐआ. ५, १, ४;
 श. ३, ३, ४, ९; ५, ४, २२; ९, ४,
 १८; १३, ४, ३, १.
 फलका(-कडा-)-स्तीर्ण- -र्ण: तां.
 १७, १, १४.
 फलि(न्→)नी- -नी: सं. १, ५, १;
 -न्य: तै. ३, ८, १३, ३.
 फली/कृ, फलीकरोति श. १, १,
 ४, २३; २, ४, २, ९; ६, १, ८; का.
 १, ३, ३, ९; २, १, ३, २४; फली-
 कुर्वन्ति श. १, १, ४, २४; फली-
 कुर्यात् श. १, १, ४, २४; का. २,
 १, ३, २५
 फलीकारयन्ति का. २, १, ३, २५.
 फलीकरण- -गा: ऐ. २, ९; तै.

३, ३, ९, १०; -गान् श. १, ९, २,
 ३३; -गानाम् शां. १८, १२;
 -णै: ऐ. २, ७; श. १, ९, २, ३५.
 फलीकरण-होम्- -म् तै. ३, ३,
 ९, ९.
 फलीकर्तवै तै. ३, २, ५, ११.
 ?फलीक्रियमाण- -गानाम् तै. ३,
 ७, ६, २०.
 फल्गु- -ल्गू शां. ५, १; -ल्ग्वो';
 -ल्ग्वौ' का. १, १, २, ७.
 फल्गु-प्रासह- -ह: श. ११, ७,
 ३, १.
 फल्गुनी- -नी तै. १, १, २, ४; ८; ५,
 १, २; -नी: तै. ३, १, १, ८;
 -नीनाम् तै. ३, १, १, ७; ८;
 -नीभ्याम् तै. ३, १, ४, ९; १०;
 -नीषु श. २, १, २, ११; -न्य:
 श. २, १, २, ११; का. १, १, २, ७;
 -न्यो: तै. १, १, २, ३; ४; ८.
 फल् जै. २१२६.
 फाण्ट- -म् श. ३, १, ३, ८.
 फाल- -ला: श. ७, २, २, ९.
 फालफालीडइति० जै. २१२.
 फालीकरणा- -णात् शां. १८, १२.
 फाल्गुन्(←फल्गुनी)- -न:, -नस्य
 का. १, ६, ३, ८; -नानि श. ४,
 ५, १०, २; तै. १, ४, ७, ५; ६;
 -ने तां. ५, ९, ७.
 फाल्गुनी- -नी शां. ४, ४; ५, १;
 श. ३, ६, ३, १२; ६, २, २, १८;
 १३, ४, १, ४; तां. ५, ९, ८; गो.
 २, १, १९; -न्याम् शां. ४, ४; ८;
 ५, १; -न्याम् श. ६, २, २,
 १८; गो. २, १, १९; -न्यै श.
 २, ३, ३, १; १३; -न्यौ गो. २, १,
 १९.
 फेन- -न: श. ६, १, ३, ३; ३; ५, १,
 ३; तां. १२, ६, ८; -नम् श. ६, १,

† 'भ्रणखा' इति मुपा. अशुद्धः । § छाव(←हव)- इति ता. पा. † 'शिः' इति श. च. (१९, ८७) च । उपरि मुद्रितो दीर्घान्तः पाठः तै. -शाखीयः । || 'ला-' इति मुपा. स्वरो भ्रष्ट एव । § 'फल्' इति पांभ. । † 'णान्' इति मुपा. । 'णाम्' इति आन. मुपा. । उपरि मुद्रितं हस्तलेखपाठन्तरं Kt. सम्मतम् । ० शब्दानुकरणं प्रतीयते ।

१,१३; ३,२; ५,१,३; १२, ७, ३,
३; तै. १, ७, १, ७; -नम्ऽइव सं.
२, ६, १८: -ना: श. १२, ७, १,
४: -नेन श. १२, ७, ३, ४; तै.
१, ७, १, ७; तां. १२, ६, ८: सा.
२, ७, १३.

-:-:-

व

वंहिष्ठ(=बहुल)- छम् शां. १८, १३:
तै. २, ८, ६, ७.

वक-क: जैड. १, २, २, ३; छ, ६,
२, २.

वग्ऽइति जैड. ३, ३, ३, ३.

वृद् शां. २, ५, ५: तै. १, ४, ५, ३: ५,
२, १.

वटस्क-काणि ऐआ. ३, २, ४.

वत् ऐआ. २, २, २; ४, २; श. १, १, ४,
१४; ५, ५, ४, १२: ११, ५, १, ३: ६,
१, ३-६; १२, ७, १, १४: १४, १,
१, ११; २, १२; ५, ४, ४; ९, ४,
२९: तै. ३, १०, ९, १२; जै.
१३: १८: १९: १९: जैड. १, १,
४, ७: १८, २, १: ३, १, १, २०.

वृदर-रम् श. ५, ५, ४, १०: १२, ७,
१, ३; तै. १, ८, ५, ९; -राणि श.
१२, ७, २, ९: -रै: तै. २, ६, ४, ५;
११, २.

वदर-नक्तु-कव: श. १२, ९, १, ५;
-कन् श. ५, ५, ४, २२.

वद्वधान/वाध् द्र.

वद्ध-द्वा-वद्धक-वन्ध् द्र.

वद्ध-द्वानाम् ऐ. ८, २२: -द्वानि ऐ.
८, २३; -द्वै: तां. १७, १४, २.

वद्ध-याजिन्-नम् तां. १७, १४, २.

वद्ध-शान्(ः) ऐ. ८, २३.

वद्धन्-द्वा तां. १, १, ४.

वध्, वधेत् श. ५, ३, ५, २८.

वीभत्सते तै. १, १, ३, ८: वीभ-
त्सन्ते ऐ. ३, ४६: श. ११, १, ६,

३०; १२, ४, २, २: ९;
वीभत्सन्ताइ(=वीभत्सन्ते) श.
१२, ४, २, २; वीभत्सन्त्वकिरे श.
१, १, ३, ५; का. २, १, ३, २: अबी-
भत्सत जैड. १, १६, १, ३;
वीभत्सेत ऐआ. २, ३, ७.

वीभत्स-, वीभत्समान-, वीभत्सा-
अद्र.

वधिर(=वन्ध्)-र: श. १, ४, ३,
१४; ६, १, १६; ११, ७, २, ४; १२,
२, २, ४; तै. ३, १०, ८, ३; ११,
५, ३; जै. १५१; -रम् तै. ३,
४, ६, १; -रा: शांआ. ९, ५; श.
१४, ९, २, १०: -रान् शांआ.
५, ३.

वधन्त्-, वध्यमान- वध्वाय/वन्ध् द्र.

वन्ध्, वध्नीते श. ३, २, १, १८; ३,
२, २; ९, ४, १; वध्नाति ऐआ.
५, १, ३; श. ७, २, १, १०; १३,
१, २, ४; तै. ३, ८, ३, १; वध्नाति
श. ३, २, १, २९; ७, २, १, १०;
१३, १, २, ४; ६, २; तै. ३, २, ९,
४; ८, ३, १; ९, ४; वध्नन्ति श. ११,
८, ३, २; वध्नामि सं. १, ३, ८; १०;
२, २, ८; वधन्ध ऐ. ८, २१; जै.
२०४; भन्त्स्यामि श. १३, १, २,
४: भन्त्स्यामि तै. ३, ८, ३, १:
वध्नीताम् श. ३, २, ४, १८;
वधान श. १, २, ४, १६; १७; १९;
१३, १, २, ४; का. २, २, २, ९-
११; वधान् तै. ३, २, ९, ३; वध्ने
श. ११, ७, १, १; अवध्नात् ऐ.
८, २३: श. १३, ५, ४, २; अव-
ध्नात् श. १३, ५, ४, ९; ११; तां.
९, २, २२; २१, १४, ५; वध्नीयात्
ऐ. ५, १५: शांआ. १२, ८.
वध्यते शांआ. १२, ६: वध्यन्ते
श. ११, ८, ३, २; वध्यन्ताम्
तैआ. ६, ६, २.
अवध्द्यन् श. १३, ५, ४, ४.

वद्ध्, वद्धा-द्ध: श. ५, १, ५, १९;
७, २, १, ११; तैआ. १०, १०, २;
तां. ९, २, २२; गो. १, २, १६;
-द्धम् श. ४, ६, १, ६; ८; -द्वा: श.
८, ६, २, १०; ११, ८, ३, ४; तै. ३, ९,
८, ३; -द्धान् ऐ. ३, १९; तै.
२, ५, ८, ३; तैआ. ४, ४२, ३;
-द्धानि तै. १, २, ६, ४.

वद्धक-म् तैआ. २, ६, १.

वद्धक-सोचन-म् तैआ. २,
६, १.

वद्ध-सुच्-चौ जै. १७६.

वद्ध-वत्सा-त्सा श. ४, २, ४,
२२; जै. ४७.

वधन्त्-धन्त् तै. २, ६, १५, १; ३,
६, १५, १.

वध्यमान-ने श. १३, ५, ४, ५.

वध्वाय ऐ. ८, २३; श. १३, ५, ४,
१२.

वन्धु-न्धम् श. ७, २, १, १०;
-न्धान् तैआ. २, ६, १; -न्धानाम्

श. ७, २, १, ११; -न्धेन श. ७, २,
१, १०; -न्धै: श. ७, २, १, ११.

वन्धन-नम् श. १३, १, ६, २; तै.
३, ८, ९, ४; -नात् ऐ. ४, १३;

श. २, ६, २, १२; १४; १४,
७, १, ४१; का. १, ६, २, ७; -नेन
शांआ. १२, ६.

वन्धु-न्धु तैआ. ३, ११, ३; -धु:

श. १, १, २, २२; ३, १०; २, १.
१४; २, १; ३, १, २२-२४; ६, ३,
१५; ४, ९; २, १, ४, १७; २, १,
२२; ६, ३, ५; ३, ३, १, ६; ४, १;
५, ४, ४; १७; ६, १, ४; ११; ७, १,
३; ४; ४, ३; ९; ८, ३, २; ४, १, २,
१५; २१; २३; ६, ६, ६; ५, १, ५,
१८; २१; २, १, १; ३, २, १६; ३,
१, ९; ५, १५; १६; ६, २, २, ५;
१०; ३९; ३, २, ८; ३, १४; ४, १,
६; २, ४; ७; ३, ७; १०; ४, ११;

१८^३; ५, १, ५; ६, १, १३; २, ५; ६;
 १४; ३, १, ५; ६; १७; ४, १; २;
 ११; १५; ७, १, ७; १५; १६; २६;
 २, १, ९; ३; ६; ८; ८, १, ७^३; ११;
 १२; २, ९; ११; ७, १, १, २८; ३३^३;
 ३६^३; ४१; ४३; २, १, २०; २, ३;
 ५; १०; २१; ३, ५; ६; ४, २; १४; ३;
 १, ११; २१; २७; ३१; ४६; २, ११;
 १३; १९^३; ४, १, ९; १०; १४; २१;
 ३२; २, ५; ८; १४; १५^३; २१^३; २८;
 ३९^३; ५, १, ४; ११^३; २५; ३०, ३१^३;
 ३३; २, २१; ८, १, १, ९; २, ३; ६;
 ९; ४, १०^३; २, ४, २०^३; ३, १, ८;
 १०^३; २, ४; ४, १५^३; ४, १२^३;
 ५, १, ८^३; १२; २, ५; ६, १, ५-९;
 १७-२०; ३, ७; २२-२४; ७,
 १, ६; २२; ९, १, १, २४; ४०:
 २, २७; २८; २, १, २; ३; १३:
 १७; २, १; ७^३; ३, ७; २०; २१;
 २२; ३१; ३५^३; ३९; ४५; ३, २, २;
 ४, ४; १०; ४, १, ५; ७-१३; ३, ५^३;
 ७^३; १०; १५; ५, १, ३०; ४०; ४६;
 ४७^३; ५०; १०, १, ३, ११; ६, ४, १;
 ११, ५, ९, ११; १२, ४, ४, ७; १३,
 १, २, ४; ६, २, १७; ८, ४, ३; ४:
 १४, १, २, ७; ८; १०-१४; १७^३;
 १९-२१; २५; ३, ३; ४, ६; २,
 १, ६; १४-१६; २१; २, १३;
 १४; १६; १८; ३२; ४०; ४१^३; ४३;
 ३, १, ३१; ६, १०, ६; का. १, २,
 ४, ५; ६, ३, ५; २, १, ३, ५; ४, १२;
 २, १, १; तै. १, ७, ६, २^३; २, ४,
 ६, २; ३, ७, ५, ५; तैआ. १०, १,
 ४; तां. २०, १५, ११; -न्धुम्
 तै. २, ४, १, १०; ८, ९, ५; तैआ.
 १, २३, २; -न्धुना ऐ. ७, २३^३;
 २४; ऐआ. २, २, ४; श. ३, ५,
 १, २, १; -न्धुषु तैआ. ६, १, १;
 -न्धोः ऐ. ७, २३; २४.
 वन्धु-ता- -ता ऐ. ४, ३०^३; शां.

२०, २; २२, १; श. ३, १, ३, १२;
 १२, ६, १, ३८; ८, २, १८; १९;
 २०; का. १, १, ४, १७; २, १, १३;
 तां. १०, १, १, ४; ७; १०; १३; १६;
 १९; जैड. १, १८, ४, १०; -ताम्
 तै. २, ३, १, २; तैआ. ५, ९, ८;
 -तायाः ऐ. २, ४.
 वन्धु-मत्- -मत् जैड. ३, २, १, ६;
 ७; -मान् तै. २, ३, १, २, तां.
 १०, १, २; ५; ८; ११; १४; १७; २०;
 दै. १, २, ५^३; २६.
 वन्धु-मती- -ती श. ८, ४, ४,
 १२; -त्यः श. ६, २, ३, १०; दै.
 १, २, ५; २६.
 वन्ध्या- -न्ध्याः गो. १, ५, ५||
 वयवा-कुर्वत्- -वैन्ऽइव ऐ. ३, ४.
 वभस्ति √भम् द्र.
 वभूवस्(√भू)- -वान् तै. २, ८,
 ३, ६.
 वभूवृषी- -षी तै. २, ४, ६, ११;
 तैआ. १, ९, ४.
 वभू- -भवः तां. ११, ३, १; जै.
 २०७; -भवे ऐ. ७, ३४; -भ्रुः
 ऐ. ५, २, १; श. १, ४, ५, १३; ३,
 ३, १, १३-१५; ५, २, ५, १२^३; ५,
 १, ९^३; ७, २, ४, २६; तै. १, ७, २,
 ४; तां. २१, १, ३; जै. १४९; दै.
 २, ३; -भ्रुऽइव श. १, ६, २, ३;
 ५, ५, ४, ४; जैड. ४, ११, ३, १२;
 -भ्रुम् श. ३, २, १, १५; -भ्रुणाम्
 श. ७, २, ४, २६; -भ्रुणि का. २,
 १, ३, ८; -भ्रुणिऽइव श. १, १,
 ४, २; ३, २, १, ३; -भ्रो तै. २,
 ८, ६, ९; तां. १२, ९, ३; -भ्रोः
 आ. जैआ. १, ४८१; ४८२.
 वभ्रु-क- -कऽइव श. १, ६, ३, ३;
 ५, ५, ४, ४.
 वभ्रु-तूल- -लानि तां. ९, ५, ७.
 वभ्रव- -स्वम् जैड. २, ३, १, ६; -स्वेन
 जैड. २, ३, १, २.

वृभ्भारि- -रिः तैआ. १, ९, ३; तां. १,
 ४, ७; -रि श. ३, ३, ३, ११.
 वरासी- -स् तां. २१, ३, ४.
 वरु- -रोः शां. २, ९, ८^३; -रौ ऐ. ६,
 २५.
 वरु- -रुः श. १, १, १, १०; १४, ६,
 १०, ८; का. २, १, १, ८; जै. ६^३; ९०.
 वसे- -सौ ऐ. १, ११^३; १३; १६; २८;
 २९; २, २; शां. ९, ४.
 वसे-नद्धि- -द्ध्ये ऐ. १, ११.
 वर्हि(√वृह)- -र्ह्ये गो. २, १, २.
 वर्हिस्- -र्हिः ऐ. २, ४^३; ६; ११; २०;
 ५, १२; २५; २८; शां. ३, ४; ५,
 ७; १२, २; १८, १०^३; २४, २^३; श.
 १, २, ५, २१; २६^३; ३, ३, ३; ८;
 ९^३; १०; ४, १०; ४, १, २४; ५, १,
 ३; ३, १२^३; १६; ४, ४^३; ६, १, ८; ७,
 २, १७; ८, २, १०; ११^३; १५; ९,
 २, २९^३; ३१; २, ५, १, १८; ६, १,
 १२; १४; २३; ४४; ४७; ३, २, ३,
 २१^३; २२; ४, १, १८; ६, ३, १०;
 १४^३; ८, १, १४; ४, २, ५, ११^३; ४,
 ५, १४; ११, ४, १, १४^३; १२, ८,
 २, ३६; ९, १, ११; १४, ९, ४, ३;
 का. १, ४, ३, १५^३; ६, १, ११; १५;
 २९; ३०; २, २, ३, २३^३; तै. १, ३;
 १, ३; १०, ५; ६, ३, १^३; १०; ६, ५;
 ८, ७; ९, २; १०; ७, ३, ८; २, १, ४,
 ९; ५, १; ४, ३, २; ५, ७; ६, २; ८, ५;
 ५, ५, १; ६, ४, ५^३; ७, २; ८, २; १०,
 १; ६; ११, ३; १४, १; ५; २०, १; ५;
 ७, १२, ३; ८, २, २; ३, २, २,
 १-४; ६; ७; ३, १; ९, १४; १०, २;
 ३^३; ३, ६, २; ३^३; ८^३; ८, ७; ५, ५, १;
 ९, १; ६, २, १; २; ३, २; ४; ६, १;
 ८, २; १३, १^३; १४, १; २; ७, ४,
 १०; ५, १०; ६, ५; १८; तैआ. ३,
 १, १; दै. ७, २; १०, ६४, १; तां.
 २४, १, ९; प. ३, ८; गो. १, ३,
 ९; २, १, २; २४; २, १६; ५, ९^३;

† 'न्धू' इति त्रयः पा. । || 'विध्या-' इति पाभे. । † 'ता वर्हि प्रजायेरज' इत्येव मुपा. गम्भाय्येन ।

-र्हिषः श. १, २, ५, २६; ५, ३, १२; ५, ५, ४, २४; ११, १, ७, २; १४, २, २, ३५; का. २, २, ३, २३; तै. २, ६, १, ३; ३, २, २, ३; गो. १, ३, ९, २, ३, ११०; -र्हिषा श. १, २, ५, २६; ३, २, ४, ८; ९, ५, १, ४८; १२, ८, १, २; तै. २, ३, २, ५; ६, १२, २; १४, १; ६; ३, २, १०, ३; ६, १३, १; तैआ. ३, ८, १; -र्हिषि ऐ. १, १; २, २२; ५, २८; शां. ३, ८; श. १, ४, १, २४; ५, ३, १६; १७; ८, २, २५; ३, २, ४, १४; ४, २, ५, ११; तै. १, ६, ३, १०; २, ६, ७, २; १७, ३; ७, १२, ५; ८, २, १; ६, ५; ३, ५, २, १; तैआ. ३, १२, ३; ६, ५, १; जै. १२; गो. १, १, २, २; २९; ३, ११; १२; -र्हिषि श. १, ३, ३, २; तै. ३, ३, ६, २; -र्हिषि श. ३, ५, ४, २०; २१; ६, १, ६; १४; ७, १, ३; ७; तै. २, ५, ५, १; ६, १०, ६; ३, ६, १३, १.

बर्हि-षट्(-र्हिम्/सट्)- -पत् श. १२, ८, १, २; -षट्: ऐ. ३, ३७; शां. ५, ६; श. २, ६, १, ७; २२; २८; का. १, ६, १, ६; १५; १८; तै. १, ६, ८, ३; ९, ५; ६; २, ६, १६, १; ३, ३, ६, ४; ८, ५; गो. २, १, २, ४; -षट्म् ऐ. २, ११; शां. ३, ७; श. १, ८, १, ४०; ४, २, १, ९; १२, ८, १, २; तै. २, ६, ३, १; ३, ३, ८, ६; ७; -षट्भ्यः श. २, ६, १, ५; २८; का. १, ६, १, ४; १८; तै. १, ६, ८, ३; ३, ३, ६, ४; -षटाम् श. ५, ५, ४, २८; -षट् श. ९, २, १, ८.

बर्हिष्क- -ष्कान्, -ष्कौ शां. १८, १०.

बर्हिष्मत्- -ष्मत्: तै. २, ६, १०, १; ३, ६, १३, १; -ष्मन्तम् शां. १८, १०;

-ष्मन्तौ शां. ५, ७; गो. २, १, २४. बर्हिष्य- -म् ऐ. ५, २७; तै. २, १, ५, २; आ. जैआ. १, १.

बर्हि(ष्ठ→)ष्ठां- -ष्ठा श. ९, १, २, ३७; -ष्ठा: शां. ३, ४.

√श्वल्डि, बल्वलीति श. २, ३, २, ११; जै. २१२.

बल्व(√श्वल्डि)- -लम् ऐ. ३, ४१; ८, ६; २४; २५; २७; ऐआ. ३, २, ६; शां. ७, २; ८, २; ११, २; १६, १; २; ४; ७; ११; १७, २; ९; १८, ५; ६; १९, १; २९, ४; ३०, ११; शांआ. ८, ११; ११, २; ६; १२, ४; श. १, ३, २, १४; ४, ३, ३, ९; ६, ६, २, १४; ३, १४; १५; ९, ४, ४, ३; ११, ४, ३, ३; ७; १२; १२, ७, १, ४; २, ६; १३, १, ९, ४; २, २, ५; ८; १४, ८, १५, ६; तै. १, १, २, ६; ३, ४, ३; ६, ४, ४; २, ५, ७, १; ४; ६, १, ४; ५; ५, ५; १३, २; ३; १४, २; १९, १; २०, ४; ७, १७, ३; ३, ७, ६, १३; ९, ३; ८, ५, २; ७, १; ९, २१, ३; १०, ५, १; ८, ८; ९, ५; ६; ११, १, २१; तैआ. १, ८, ३; २, ५, २; ३; १८, १; ३, ११, ९; १५, १; ७, २, १; ९, १०, २; १०, १४, १; २६, १; ६३, १; तां. १०, १, ६; जै. ५१; १४५; १८५; जैल. ३, ५, ८, ५; ८; मं. १, ६, २७; २, १९; २, १, २२; २, १३; ३, ३; ५, ५; ६, १२; -लम् इव ष. २, १०; -लस्य श. ६, ६, २, १४; -लात् ऐ. ८, २४; २८; -लाय ऐ. १, १३; १६; २८; २९; २, २; ८, ७; तै. १, २, १, २१; २, ६, १, ४; ४, ५; ५, ३; ३, ४, ४, १; ७, १; तैआ. ४, ५, १; ६, १, ३; १०, ४४, १; मं. १, ७, ४; गो.

१, ३, १२; २, ३, ११; -ले शां. १६, २; १७, ९; १८, ६; २९, ४; शांआ. ११, १; ५; ६; श. १४, ८, १५, ६; तै. १, ५, ८, ३; ३, १०, ८, ८; ९, ५; गो. २, ६, १२; -लेन ऐ. ८, २५; २७; शां. ११, ३; श. ४, ३, ३, ७; ७, ३, १, २९; ९, ४, ४, २; तै. २, ५, २, ३; ६, ११, ३; १९, २; ८, ४, ३; ३, ८, ५, २; तैआ. २, १८, १; १०, ६, ३, १; जै. ११६; मं. २, ४, १४.

बल-काम- -मस्य ष. ४, ४. बल-पति- -ति: श. ११, ४, ३, १२; तै. २, ५, ७, ४.

बल-प्रमथन- -नाय तैआ. १०, ४४, १.

बल-वत्(मनुषु)- -वत् ऐआ. ३, १, २; शांआ. ७, ४; श. ४, १, १, २१; ६, १, ३, १३; ११, २, ७, ३२; तां. ७, ७, १०; -वत्स इव ष. २, १; -वन्तः सा. १, ५, २; -वान् श. ४, ३, ३, ६; ९; १४, १, ३, २३.

बल-विकरण- -गाय तैआ. १०, ४४, १.

बल-सात् मं. २, ४, ६.

बलिष्ठ, ष्टा- -ष्ठ: ऐ. ७, १६; ८, १२; शां. ६, १४; श. ९, २, ३, ३; तै. ३, ८, ७, १; तैआ. ८, ८, १; जै. १४५; गो. २, १, ३; -ष्टम् श. ३, ४, १५; ४, ३, १, १५; १९; -ष्टा जै. १०२; १४५; -ष्टाभ्याम् श. ११, ५, ४, ३; -ष्टे शां. ११, ४; श. ११, ५, ४, २; गो. २, ३, ११; -ष्टौ ऐ. २, ३६; तै. ३, ८, ७, १. बलिष्ठ-न्तम, मा- -मम् -नया ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०.

बलीयस्- -य: ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०; -यान् श. १, ६, ३, ७;

०'बर्हिमो' इति G. 'बर्हिमौ' इति कालि. सुपा. । 'बर्षम्' इत्येवाभिप्रेतः पा. स्यान् तु. G. टि. १ ।

† ←बृहत् इति (श.) '←बर्हित्' इति च सा. ऋ. ३, १३, १, द्र. १ ॥ सा. इत्यस्य 'बल्वलिष्ठति' इति पदच्छेदोऽशुद्धः स्वरविरोधात् । ऽ१चक्रपरिवर्तने ('बल्वलि' इत्येवं शब्दने मा.); २प्राणन इति विवेकः ।

५,४,४,१५; ५,४,८; ११, १,६,
 २४; ५,५, ८; -यांसः ऐ. १,
 २३; २,१६; तै. १, ५,९, १; तां.
 १८,१, २; -यांसम् श. ५,४,४,
 १५; १४,४,२,२६.
 वलीयसी- -यस्या ऐ. ३, ४८;
 गो. २,४,१०.
 वलञ्ज- -म् तै. ३,८,२३,३.
 वलि- -लि ऐ. ३ ७; -लिः तै. १,२,
 ३,२; ५,३; ३,९, ९,२; तैआ. १,
 ३१, २; २,१, १-४; -लिम् ऐ.
 ७,३४; ऐआ. २, १,५; शांआ.
 ४,१; २; श. १, ३, २,१५; ५,
 ३,१८; ६,३,१७; ८, २,१४; ४,
 २,१,२९; ११,२, ६,१४; ५,६,
 २; १४,९,२,१३; तै. २, २,३,७;
 ३,६,४; ४,७,९; ७,१८,२; ३; ३,
 १२,२,७; तैआ. १, ३१,१; २;
 ३; २, १०,१; ७,५,३; तां. १५,
 ७,४; जैउ. ४, ११, २,७; ३,३;
 ४-८; सा. ३, ३,२; -लिना तै.
 ३,७,९,८; -लेः गो. १, २,१९.
 वलि-कृत्- -कृन् ऐ. ७,२९.
 वलि-मृत्- -मते तै. ३, १२,२,७;
 -मान् तै. ३, १२,२,७; ९.
 वलि-वाहन- -नाः जैउ. ४, ११,
 ३,९.
 वलि-हृत्- -हृतः तै. २,४,७,९; मं.
 २,२,१३; गो. २,६,१३.
 वल्यु(-लिडउ-)-पहार- -रः सा. ३,
 ३,५.
 वलिष्ठ-वलीयस्- वल- ड.
 वली(-लि तै.)-वृद्- -र्दः श. १२, ४,
 १,१०; तै. ३,८,२०,५; जैउ. १,
 १,४,३; -र्दय तै. ३,८,२०,५
 वलकस- -सम् श. १२, ९, १, २;
 -सेन श. १२,८,१,१६.
 वल्यला-कुर्वत्(√कृ)- -र्वता तां. ७,
 ७,११.
 वलिहक- -कः श. १२,९,३,३.

वल्वलीति ✓१वल्व ड.
 वळा ऐआ. ५,२,३.
 वस्त- -स्तः, -स्तम् श. ८, २, ४,
 १; -स्तानाम् जै. २०९.
 वस्ना(-सिडअ-)-जिन्- -नम् तै. १,
 ३,७,८; -ने श. ९, ३, ४, १४;
 जै. १६५.
 वहिम्(ः) ऐ. २, १९; श. १४, ६, ९,
 ३०; ७, १, १३; तैआ. १०, ११,
 २; तां. ६,८, ११; ७,६, १४; १७,
 १२,२; जै. ११९; १६४.
 वहिःश्रि- -श्रि श. ११,४,२,५; १०.
 वहिःसृद्- -डम् तै. ३, ४, १६, १.
 वहिःस्तोमभाग- -म् श. ८, ६, २,
 १५
 वहिर्द्वा- -र्द्वाः शांआ. २, ११.
 वहिर्धा श. १,३,१, ११; ६,१,२१;
 ९,२,२-४; २,३,१,३५; ३,१४;
 १६; ३,५,२,८; ८,२,२०; ३,१०;
 ९,३,३; ४,३, ५,२४; ४,३, १२;
 ५,६; ५,२, १६; ६,४,४, २०; ८,
 २,१; ७, ५,२, ३१; ८, ३, १,
 ११; ६,३, ७; ११; ७,२, १६; ९,
 १,२, ११; २,१, २१; २२; ३,३,
 १४; ४, १७; १०,२,३, १८; ४,
 १; २; ४,३,२२; ११,५,९, ५; ७,
 २,४; १२,९,३,४-६; १३,१,३.
 ६; १४, ३, १, १०; का. १, ३, १,
 २३; २, २, ४, ८; तै. १, ८, ६, १;
 ३, ८, ८, २; जैउ. १, १, ४, ७; ८;
 वहिर्धाडिज्व जैउ. १, १, ४, ६;
 जै. १४५.
 वहिर्नि(-मूडनि)-धन- -नम् तां. १०,
 १०, १; जै. १७१; २०५; -नानि
 तां. ७, ६, १३; १४; -ने तां. ७,
 ६, १३; -नेन तां. १०, १२, ३.
 वहियौनि- -नि श. ८, ६, ३, ७.
 वहिवेदि- -दि ऐ. २, ११; ६, ३; ८,
 ५; शां. १७, ७; २७, ४; श. ३,
 ५, २, ८; ६, १, २६; ७, ५, २, ३१;

३८; ८, ६, ३, ६; ९, १, २, ११; ११,
 २, ७, ३३; जै. १६५; गो. २, ५,
 ४; -देः श. ७, ३, १, १५; १८;
 ९, ४, २, ३.
 वहिष्टान्(-स्+तातिल्) श. ८, १, ४,
 १०.
 वहिष्टान्निर्वाध- -म् श. ६, ७,
 १, २.
 वहिष्पथ- -म् गो. २, १, १३.
 वहिष्परिधि- -धि श. १, ३, ३, १६;
 १२, ८, १, ६.
 वहिष्पवमान- -नः ऐ. २, २२; तै.
 १, ५, ९, ८; गो. २, ३, १२; -नम्
 श. ४, २, ५, १०; २१; १०, १, २, ७;
 १३, ५, १, १; ३, १०; तै. ३, ८,
 २२, १; तां. २, १५, ३; ६, ७, ९;
 २४; ८, ८; १५; ८, ६, ४; १६, २,
 ५; ७; १९, ५, ३; ११, २; २०, १,
 १; २, १; ३; ३, १; ४, १; ५, १; ६,
 १; ७, १; ८, १; ९, १; ११, २; ९;
 १६, २; २१, १०, २; ३; २२, ७,
 १; ६; जै. १०; २७; ९२; १२९;
 १३७; जैउ. ३, १, ५, ५; गो. २,
 २, १६; -नात् श. १३, ५, १,
 १६; -नान् जै. ४६; -ने ऐ. ३,
 १; १४; शां. ८, ७; श. ४, १, ५,
 १३; १५; ४, ४, १; १२, ३, ४, ३;
 १३, ५, १, १६; तै. २, २, ८, ३; तां.
 १६, ५, १३; जैउ. १, १, ५, ६; जै.
 ९३; प. २, ३; गो. १, ३, ३; ५,
 ११; २, २, १६; -नेन शां. १४,
 २; श. ४, २, ५, ९; ११, ५, ५,
 ११; तां. ६, ७, २४; ९, २२; ७,
 ४, ७.
 वहिष्पवमानी- -नीभिः तां. ६,
 ८, १७; १८; -नीपु जै. ८८; ९१;
 ९२; -न्यः तां. ६, ८, ५; ११, २,
 १; ७, १; जै. ९०.
 वहिष्पवित्र- -त्रात् श. ४, १,
 १, ३.

बहु(√बह्)-हवः ऐ. ३, २३; ४, १०; ५, ६; ३०; ७, १८; शां. ९, ३; २८, ९; श. १, ४, १, १५; ३, ४, २, १५; ४, १, ३, ५; ६, २, १, १७; ७, २, २, ५; ९, ३, १, १४; ४, ३, २: १०, ५, २, १६; ११, ८, १, ३; १४, ४, २, २२; ९, ४, ४; तै. १, ६, ३, ५; ३, ९, ३, ३; तैआ. ५, १, ३; २, १२; तां. १८, ८, १७; २४, १५, ४; २५, १६, २; जै. ४: जैउ. २, ३, ३, १०; ष. ३, ८; गो. २, ३, २, ०; -हवःऽइव ऐ. २, २; -हवादेः(=वः) श. १०, ५, २, १६; -हु ए. २, ११; ५, २; १५; २१; ऐआ. १, १, ३, २, १; २: ५, ३; ५, १, ५; ३, ३; शां. २, २; १७, ४; शांआ. १, ८; २, ११; श. १, १, २, ६; ३, ८, १, १२; ४, १, ५, १४; ५, ४, ६; ६, ५, ३, ११; ९, ३, १, १२; १०, ४, १, ९; ११, २, ७, १९; १३, ५, १, ७; २, ८; १४, ६, ८, १२; ९, ४, ५; का. १, १, १, २; २, १, २, ८; तै. १, ३, ५, ३; ६, ३, ५; ७, २, ५, ६; ३, २, ३, ८; ७, ४, १६; ६, १९; ८, २, ३; तैआ. ८, ६, १; ९, ९, १; १०, १; तां. ४, १, ४; ६, १, १, ५, १; ७, ५, १; ६, १; १६; १०, ३, १; १३, १२, १४; १९, ४, २-४; ८; १०; २१, १४, २; २२, १५, २; जै. १०६; २०६; जैउ. १, १६, १, ३; ८; १७, २, २; १८, २, २; ५, १-५; ३, १, ५, ४; २, ३; ४, १०, ३, १२; सा. २, १, ७; गो. २, १, १४; ३, १७; -हुऽइव श. १, ६, १, २१; १४, ८, १५, ८; १२; गो. १, १, १५; -हुः ऐ. ८, ११; शांआ. १, ८; श. १, ६, ३, ३; ७, २, ८, १, ९; २, १, २, ६; ३, ८; ४, २, ८, ४, १; १०; ५, ३, १६; १०, ६, १, ६; १२, ४, १, ७; का. १, १, २, १; ३; ३, ५;

४, २५; ३, ४, १, ६; ४, २, १०; ५, २, १५; तै. २, ७, १०. २; तां. ११, ३, ५; ५, १८; १३, ३, १५; ५, १२; १४, ११, १७; २०; ३३; १५, ३, २१; १९, ३, ७; २०, ४, ६; २१, १४, ३; २२, १५, ३; जै. ८; ४३; १०३; १५४; जैउ. १, २, २, ५; १५, १, १; ३, ४, ४, ६; ७; ष. २, १; -हुम् श. १३, ३, ५, २; तै. ३, ९, १५, १; -हुभिः श. १०, २, ६, ९; १४, ९, १, २; तै. ३, ६, १०, १; -हुभ्यः तै. २, ६, १५, २; ८, ७, १०; ३, ६, १५, १; तैआ. ६, १, १; तां. २, ३, ४; ९, ३; ६, ९, १३; सा. ३, ९, ८; -हुषु श. १४, ४, २, २२; -हून् शां. १९, ४; श. १४, ७, २, २३; तैआ. ३, १४, २; ३; तां. १९, ५, १०; जैउ. ३, २, १, ५; गो. १, १, १२; -हून्ऽइव गो. २, २, २२; -हूनाम् ऐ. १, ६; ऐआ. ५, ३, १; शां. १९, १; श. ३, ६, ४, ७; ४, ६, ५, ३; ५, १, ५, १४; तैआ. ४, २०, १; तां. ९, ६, ३; ४; जै. ६२; गो. २, २, २३; २४; -हूनि ऐ. ६, २; १२; २६; शांआ. २, ११; श. ६, २, १, ६; १४, ५, ५, १९; ६, ८, १०; ७, १, १४; तै. २, ५, १, १; तां. १९, ५, १०; जै. १२८; १५०; १५५; २०९; सा. १, ५, १४; -होः ऐआ. ५, १, ५; शांआ. १, ८; श. १४, ९, १, १०; तै. २, २, ३, ३; ११, १; ७, १०, १; बहुवी-ह्वी ऐआ. २, ३, ६; श. १, २, १, ७; ८, १, ३; २, १, ४, २८; ३, ५, २, ११; ६, १, १७; का. १, १, ४, २५; २, १, ४, ५; -ह्वीः ऐ. ८, २७; शांआ. ५, १; श. १, ७, १, ७; ७, १, १, १५; ८, ७, २, ३; ९, १, २, १६; तै. १, ४, ८, २; ३, २, १,

५; ९, १५; ७, ४, १५; ६, २१; मं. २, ८, ३; -ह्वीभिः ऐ. ६, २३; श. १३, ८, ३, १; गो. २, ६, ५; -ह्वीभिःऽह्वीभिः जैउ. ४, ८, ४, ५; ७; -ह्वीभ्यःऽइव श. ९, ४, १, ६; -ह्वीम् तैआ. १०, १०, १; -ह्वयः ऐ. १, ७; ३, २३; २९; ४७; ४८; शां. ११, ८; १४, ५; १५, ४; १८, १; २८, ९; शांआ. २, ११; श. १, ७, १, ७; २, २, ४, १४; ७, १, १, १५; ९, ४, १, ६; का. १, २, ४, १०; गो. २, ३, २०; -ह्वयःऽइव श. १, ३, १, ९; का. २, २, ४, ६. बहु-काम-माः शां. २७, ६. बहु-कार-र श. ५, ४, ४, १४. बहु-गु-वै तै. ३, ८, ५, ३०. बहु-तम-मात् ष. २, १. बहु-त्व-म् शां. ९, १. बहु-दक्षिण-णेन श. ११, ६, ३, १; १४, ६, १, १. बहु-दान-नः श. ४, ५, २, १२. बहु-दास-पुरुषा(←पुरुष)-पायं तै. ३, ८, ५, ३. बहु-देवत्य-त्यः ऐ. २, ६; श. ४, १, ३, ५; ६, ६, १, ८; १०; -त्यम् शां. २०, ४; तां. ७, ८, ७. बहु-धा ऐ. १, २८; ३, ४; श. ६, ७, ४, ४; १०, ५, २, १५; १६; १२, ९, १, ३; तै. २, ५, १, १; ३; ३, ४, १, ७; १; ३, १, १, २; २, १०; १२, ३, ४; तैआ. २, ६, ३; ३, ११, ११; १२; १३; १३, १; १४, १; ६, १, १; १०, १, २; १६, १; तां. १०, १२, १०; जैउ. १, १४, ४, १; २; ३, १, २, २; १३; गो. १, ५, २३; २५; २, २, ५; बहुधाऽइव श. १२, ७, २, ३. बहुधा-विचार-रः तैआ. ३, ११, १.

† 'वृ-' W मुपा. स्वरश्चिन्त्यः तु. एकदेवत्य-प्रभृ. । देवतान्ताद्यत् प्रत्ययः तु. पा. ५, ४, २५ ।

वहु-ध्मात्- -म् श. ६, १, ३, ५.
 वहु-प(र्ण-→)र्णा- -म् तै. ३, २, १,
 ३; ७, ४, ८.
 वहु-पशु- -शुः तां. ६, १, १०; ११;
 जै. २०; ५२; ७२; ८०; ८५; १३१;
 २०३; २०४; २०७.
 वहुपशु-धन-धान्य- -न्यः सा.
 ३, ३, २.
 वहुपशुधनधान्य-हिरण्य- -म् सा.
 ३, ३, ५.
 वहु-पुत्र- -त्रः जैड. २, २, ३, ११;
 ३, ३, १०.^३
 वहु-पुरुष- -म् सा. ३, २, ४; ३, ४.
 !वहुप्रदायवह्वाधेत- -तौ जै. ११५.
 वहु-प्रिय- -यः श. ६, ६, ३, ४.
 वहु-माष-तिला- -लायै तै. ३, ८,
 ५, ३.
 वहु-र(←ल)मध्य- -म् ऐ. २, २०.
 वहु-रस- -सः श. १३, ४, ४, १०.
 वहु-रायस्पोषा- -पायै तै. ३, ८,
 ५, ३.
 वहु-रूप- -पः श. १३, ४, २, ४;
 ष. ४, ४; -पम् ऐआ. १, ५, ३;
 तै. १, ४, ७, १; ६, ३, २; ३, ९, २२,
 ४; तां. ९, १०, ३; -पाः श. १३,
 २, ५, ४^३; १०, ३^३; ३, २, ३^३; तै.
 १, ६, ३, ३; ८, ३; ३, ९, २, ४^३;
 -पान् जै. ५२.
 वहु-ल, ला- -लः श. १०, ६, १, ६;
 ११; गो. २, २, ५; -लःऽइव शां.
 १८, १३; -लम् ऐ. ७, १३; श.
 १, ३, ३, १०^३; १०, ६, १, ६^३; तै.
 २, ८, ६, ५; सं. ३; -ला तै. २,
 ८, २, ५; तैआ. १०, १, १६; २१,
 १; जैड. ३, ५, १, २; सा. ३, ३,
 १; -लाऽइव श. २, २, १, १६;
 -लाः तै. ३, ७, ४, १०; १५; ष.
 २, १०; -लान् तै. ३, २, ७, ६;
 -लानि तां. २५, ८, ४; -लाम्
 श. १२, ८, १, २२; तै. २, ५, ४,

५; ६, ३, ५; तैआ. ३, ११, ६; ७^३;
 -ले ऐ. ४, २०; श. ६, ४, १,
 १०^३; तै. २, ८, ४, ८.
 वहुल-तम, मा- -मःऽइव का. १,
 २, १, १०; -माः श. १, ३, ३, १०.
 वहुल-तर, रा- -रःऽइव श. ८, ७, २,
 १०; -रम् गो. १, २, १९; -राऽइव
 श. ४, २, ३, ८^३.
 वहुल(-लऽआ-)विष्ट- -ष्टाः ऐ.
 ३, ४४; गो. २, ४, १०.
 वहुला(-लऽअ-)भिमान- -नः ऐ.
 ८, २; तै. २, ८, ३, ५.
 वहु-वचन- -म् श. १३, ५, १, १८.
 वहु-वर्षस्- -र्षसः श. ७, ३, १, ३१.
 वहु-वादिन्- -नम् तै. ३, ४, १३, १.
 वहु-विद्- -द्ः तै. ३, १२, ५, ११.
 वहु-विभ्रम्- -म् सं. १.
 वहु-व्याहित- -तः जैड. ३, ५, ९, ५.
 वहु-व्रीहि-य(व→)वा- -वायै तै. ३,
 ८, ५, ३.
 वहु-शस्(ः) जैड. ३, ५, ९, ५.
 वहु-शाखा- -म् तै. ३, २, १, २.
 वहु-सार- -रः श. ११, ७, ३, १; १३,
 ४, ४, ९.
 वहु-सोम-गिर- -रम् तैआ. १,
 १०, २.
 वहु-हस्तिका- -कायै तै. ३, ८, ५, ३.
 वहु-हिर(-ण्य→)ण्या- -ण्यायै तै.
 ३, ८, ५, ३.
 वह्व(-हुऽअ-)भि- -भीः शां. १९, ४.
 वह्व(-हुऽअ-)जाचिका- -कायै तै.
 ३, ८, ५, ३.
 वह्व(-हुऽअ-)न्न, न्ना- -न्नः श. १,
 ६, ४, १४; सा. २, ३, ६; -न्नाम्
 तै. २, ५, ५, ७.
 वह्व(-हुऽअ-)श्च, श्वा- -श्चम् तैआ.
 ३, ११, ६; ७; -श्वायै तै. ३, ८, ५, ३.
 वह्वृच्(-हुऽक्च्)- -चः ऐ. २, ३६;
 ६, १८; शां. ६, ११; तां. ५, ६, ६;
 गो. २, ५, १५; -चम् शां. ६, ११;

-चाः ऐ. ५, २; ऐआ. ३, २, ३;
 शांआ. ८, ४; श. १०, ५, २, २०;
 ११, ५, १, १०; जैड. ३, १, ४, २.
 वह्वृच्-वत्- -त् शां. १६, ९.
 वाकुर- -रः, -रम् जै. १६४.
 वाडेयी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,
 ४, ३०.
 वादरायण- -णः, -णाय सा. ३, ९, ८.
 ✓वाध्, वाधते श. ११, १, ५,
 १०; ११; तै. १, ७, ६, ८;
 वाधन्ते श. ११, १, ५, १०; ११;
 जै. २०३; वधाधे जै. १९८;
 वाधेताम् तै. ३, १, १, ५; वाधस्व
 श. ६, ४, ४, २१; वाधस्व श. २,
 २, ३, २२; का. १, २, ३, १८;
 तैआ. २, ५, १; सं. १, २, १;
 अवाधत तै. २, २, ४, ४; ५; अवा-
 धन्त जै. १७१; वाधेत ऐ. ३, ४६;
 वाधेरन् श. ११, ८, १, ३.
 वद्धधान- -नः तै. २, ८, ७, ६.
 वाधक- -कः ष. ३, ८; -कम् सा.
 २, ६, १४; ३, ६, १२.
 वाधक-म(य→)यी- -यीनाम्
 सा. ३, ६, ८.
 वाधमान, ना- -नः ऐ. २, २; तै. १,
 २, १, २१; ३, ६, १, २; -नाः श.
 ९, २, ३, ८.
 वाधित- -तासः शां. २८, ६.
 वाध्योग(←वध्योग)- -गः, -गात्
 श. १४, ९, ४, ३३.
 वाध्व- -ध्वः ऐआ. ३, २, ३^३;
 शांआ. ८, ३^३.
 वाभ्रव(←वभ्रु)- -वः, -वात् श.
 १४, ५, ५, २२; ७, ३, २८; वं.
 २; -वाणि आ. २, ५, १; -वै
 आ. १, ४६७.
 वाभ्रव्य- -व्यः जैड. ३, ७, ४, १; ४,
 ९, २, १; -व्याय ऐ. ७, १; जैड.
 ३, ७, ४, १; ४, ९, २, १; गो. १, ३,
 १८.

ब्राह्मण(←बृहत्)- न्तः ऐ. ४, १०^३;
 ऐआ. ५, २, २^३; शां. १५, ४^३;
 १८, २; २३: १, २^५, ४^३; शांआ.
 २, ५; १७: तै. १, १, ८, २: तां.
 १२, ४, १३: जै. २६: २७; ११८^३;
 गो. १, ३, १८; ४, १२; २, ३, २०:
 ४, १-३; -तम् ऐ. ४, ३१: ५, ४;
 ६^३; १२; १८; ३०; ऐआ. १, १, ३;
 शां. २४, १; २^५; ७^३; २६. ११;
 शांआ. ११, ७; श. १, ७, २: १७;
 ४, ५, ९, ६; ११, ४, २, १२: १३,
 ५, १, ८; तां. ८, ३, ७^३; ४, ११:
 ९, ७, ७; १०, २, ६; ११, ६, २:
 ७, ३; ९, १; १०, १४; १२, ३, २१;
 ४, १२; ८, ३; ४; ९, २; ११, २; १४,
 ३, १७^३: ८, ३; ७; १५, ५, १; ३;
 जै. २५, २७: १७१; २०५; सा. १, १,
 १३; गो. १, १, २१; -ताः ऐ.
 ४, ३; ५, ६; ७, १: शां. ११, ३:
 २३, १; २९, ३; श. १२, ७, २,
 १५; ८, २, १४^३; १३, ४, ३, १५;
 तै. १, ४, ५, ४; ३, ९, १२, २^३; तां.
 ४, ४, १; ७, ९, ६; जै. २५: १०४^३;
 १०६^३; १३०^३; -तान् शां. १७,
 २; जै. १०४: -तानि प. १, ३;
 -ते ऐ. ४, ३१^३; ३२; ५, ४; ५; १२;
 १८; १९; शां. २४, २^३: ८; श.
 १३, ५, १, ८; तां. ४, ४, १०; जै.
 १७१; २०५; -तेन ऐआ. ५, १,
 ४: शांआ. ११, ८: -तौ तां.
 १०, २, ६.
 ब्राह्मिणी- ती ऐआ. १, ४, ३; ५,
 २, ४; शांआ. २, ७; श. ८, ६,
 २, ३; जै. २५: १०४^३; -तीनाम्
 शां. १८, २; -तीम् ऐआ. १,
 ४, ३; शांआ. २, ९; जै. १०४^३;
 -त्या शांआ. २, ७; १०.
 ब्राह्मण-राथन्तर(←बृहत्सथन्तर)-
 -रम् शां. ३, ५; शांआ. २, १६;
 -रागि शां. २४, १; -रौ शांआ

२, ५.
 ब्राह्मिणी(←बृहत्सथन्तर)- न्थम्
 तां. १४, ९, ३७; आ. १, २१७; २९६;
 ३६३; ३७४; जैआ. १, २१७;
 २९६; ३६५: ३७४; -न्थे आ. जआ.
 १, ४८; २२५.
 ब्राह्मिणी- न्थीभिः श. १३,
 २, २, १४.
 ब्राह्मिणी(←बृहत्सथन्तर)- रम् तां.
 १३, ४, १५; १८; -रागि जैआ. १,
 ४११; -रेण तां. १३, ४, १७: सा. २,
 ७, ११.
 ब्राह्मिणी-राथोवाजीय- न्थे जैआ.
 २, २०, १.
 ब्राह्मिणी(←बृहत्सथन्तर)- न्थः
 शां. ३, ८; १२, ८; श. १, ९, १,
 २४; २५^३; २६; ५, १, ४, १३^३; ३,
 १, २: ५, १, १; १२; २, ६; १३, २,
 ६, ९; तै. १, ३, ६, ८; ९; २, ७,
 ३, १; ३, ९, ५, १; तां. १, २, ४, ६,
 ५, ३; ५; २१, १०, २३; -त्यम्
 ऐ. ५, २६; शां. १८, ३: ३०,
 २; श. २, ३, ४, ३६; ३, १, ४,
 १९; ९, १, ११; १४; ४, ५, १, ११;
 ५, १, ४, १२: ३, १, २; २, ८; ४, ५,
 ११; ११, ४, ३, ५; ५, ३, ६; तै. १,
 ७, ३, २; ७, ४; ८, ३, १; ४, १; ६, ४;
 ३, ३, ८, ११; आ. १, ५६: ९१;
 २, २, ७; जैआ. १, ५६; ९१: २,
 १२, ७; गो. १, ३, १२; २, ४, १४:
 १६; -त्यया शां. १८, २;
 -त्यस्य श. ५, ३, १, २^३; ५, १,
 १२: तैआ. १, ५, २; -त्या श. ४, ५,
 १, १०: जै. १, १२, ३, ६; तां.
 १७, १२, २: जै. २०७: -त्या:
 श. ५, ३, २, ७; १३, ५, ४, २५^३;
 ६, २, १६^३; -त्याम् शां. १६, ३;
 -त्ये श. ५, ५, १, ३-६; तै. १,
 ७, ३, ८: आ. जैआ. १, ४६^५: -त्येन
 श. ५, १, ५, २५; २, २, १; ५, १, ७;

तै. १, ७, ३, ८: -त्यौ तै. ३, ८, २३, ३.
 ब्राह्मण- लाः शांआ. ९, ६; -लान्
 शांआ. ५, ३; -लेन जै.
 ९३.
 ब्राह्मण- न्थम्, -न्थेन श. १४, ६,
 ४, १.
 ब्राह्मिणी(←बृहत्सथन्तर)- क्रिः शांआ. ६,
 १; ३-१०; १८^३; १९^३; -०काः
 शांआ. ६, १९; -०कं शांआ. ६,
 १९^३; श. १२, ३, १, १.
 ब्राह्मण(ज-→)जी(←बृहत्सथन्तर)- जीभिः
 श. १४, १, ३, ११.
 ब्राह्मिणी(बृहत्सथन्तर)- हः तां. १७,
 १२, ६.
 ब्राह्मण(बृहत्सथन्तर)- हचा शां. १८, १३;
 तै. २, ७, १५, ६; ८, ६, ७; -हुः
 ऐ. ७, १; श. १, २, ४, ६^३; ३, ६,
 ३; ६, ३, १, ३३; ९, ३, ३, १७; ११,
 ५, २, ६; १२, १, ४, २; ३; का. २,
 २, २, ५^३; तै. १, ६, ४, २; ३, २, ९,
 १; ३, ६, ९; गो. १, ३, १८; ५, ३;
 -हुना श. ६, ३, १, ३; ७, १,
 १४: १४, १, २, ६; -हुभिः ऐ. ६,
 १२; गो. २, २, १२; २२: -हुभ्याम्
 ऐ. ३, ४; ८, ७^३; ऐआ. १, २, ४^३;
 शां. ६, १४; श. १, १, २, १७^३;
 २, २, १; ४, ४^३; ७, ४, १३; ३, ५, ४,
 ४; ६, १, ४; ७, १, १; ४, ३; ९, ४,
 ३^३; ५, २, २, १३; ४, १, ७; ३, ५,
 २८; ४, १, १६; ३, ५; ६, ३, १, ३६;
 ४, १, १; ५, १, ११^३; ७, ६, १, ४०^३;
 ८, ४, ४, ७^३; ५, १, १५^३; १७; ९,
 १, १, १४^३; ३, ६, १७; १३, ५, ४,
 १४; १४, १, २, ७; २, १, ६; का.
 २, १, २, १३^३; २, १, १; २, ३^३: तै.
 २, ६, ५, २^३; ३, २, २, १; ८; ४,
 ५; ६, ३; ८, १; ९, १; ७, १२, ३; ८;
 ३, २: तैआ. २, ३, १; ३, १०, १;
 ४, २, १; ८; १, ५, २, ५; ७, १: तां.
 १, ८, १; ६, १, ८^३; ९; १२, १०, १;

जै. ८^३; ९; १३९; १४०^३; मं. १, ६, १८; २, ५, ३; ७, ४; गो. २, १, ३; -हुम् शां. ९, ४; शांआ. ४, ८; ९; श. १, ७, ३, १९; २, ४, १७; ११, ५, २, १; तै. १, ६, ४, २; तैआ. २, १, १; -हुवोः तै. २, ७, १७, ३; ३, ८, २३, २^३; -हू ऐ. २, ६; ऐआ. १, १, २; ४; ३, ५, ८; शां. ६, १५; १६, १०^३; १७, ७; २८, ९; शांआ. २, ४; श. १, ३, ४, १०॥; ३, २, ३, २०^३; २१-२३; ४, १, १^३; ५, ३, ४; ८, २, २५^३; ३, ५, २८; ४, १, १५^३; १६; १७^३; ३, ५; २७^३; ६, ६, ३, १५; ७, १, १, १८; ३१^३; ३६^३; ४०^३; ४३; ४४^३; ४५^३; ८, १, ४, ३; ४, ४, ६^३; ५, १, १५; १०, ५, ४, १५; ११, १, ६, ३३; २, ६, ९; ४, २, ४^३; १२, ३, १, ७; ९, ३, १६^३; १४, ३, १, २०; ८, ६, ४^३; ५; तै. १, ५, १, १; ७, ६, ८; २, ४, २, ३; ३; ६, ५, ५; ७, १३, ४; १५, ६; ३, ६, ६, २; तैआ. २, ५, ३; ३, १२, ५^३; जै. ५०; ६१; १४०; प. ४, ७; गो. २, १, १८; २६; २, ४; ५, ४; -हून् श. २, ६, २, १८; जै. १३; -हौ श. ५, ३, ३, ११; -हवोः शांआ. २, ४; श. ४, १, १, २६; ५, ३, ५, २८; १३, २, २, ५^३; तां. १७, ५, ६.

वाहु-च्छिन्न-न्नः शांआ. ५, ३.

वाहु-च्युत-तः तै. ३, ७, १३, १; गो. २, २, १२.

वाहु-बलिन्-ली श. १३, २, २, ५; तै. ३, ८, २३, ३.

वाहु-मात्र-त्रान् श. ३, ५, ४, १४.

वाहु-वीर्य-र्यः तां. ६, १, ८.

वाह्य-ह्या-ह्यः श. ६, ६, २, १६; -ह्यम् श. ६, ६, २, १६^३; ७, १, १, १६; १४, ७, १, २१^३; -ह्या श.

६, ६, २, १६^३; ७, १, १, १६; ५, २, ४३, -ह्याः श. ७, १, १, १६^३; २, ४२; ९, २, ३, ४६; गो. १, १, ३९^३; २, २२; -ह्यान् श. १४, ५, ४, ७-९; ७, ३, ८-१०; -ह्यानि श. ७, २, ४, २०^३; ५, २, ४२; ४३; ९, २, ३, ४६; १३, ४, ४, ९; १०; -ह्ये श. ६, ६, २, १६^३; ७, १, १, १६; ८, ४, ४, ७; १३, ४, ४, ८^३; ९; १०; -ह्येन श. ३, ८, २, २०; ३, १०; ७, ३, १, १४; १७; ५, २, ३१; ९, १, २, ११; २, १, १२; ४, २, २; १०, २, २, ६.

वाह्य-तसु(ः) श. १, ३, १, ७; ६, ५, २, ७^३; ७, १, २; १०, २, १, ४; ११, ४, २, १०; का. २, २, ४, ५^३; तै. ३, ३, १, ५.

वाह्या-शकल-लः, -लम् श. ३, ७, १, ८.

विदल-ले ऐआ. ३, १, २.

विदल-कार-म् तै. ३, ४, ५, १.

विदल-संहित-तः ऐ. ४, २२.

विन्दु-मत्-त् ऐ. ५, २६.

विभ्यत्(√भी)-भ्यत् ऐ. ३, ४६; शां. २३, २; श. १, ६, ४, १; ४, १, ३, १; १०, १, ३, २; ३; १२, ५, २, ८; तां. १२, ५, २, १; जै. २११; जैड. १, १, २, ६; -भ्यतः ऐ. २, ३; शां. १२, २; जैड. ३, ४, ५, २; गो. १, ३, ५; -भ्यतम् ऐ. ४, ५; श. १२, ९, ३, ८; -भ्यताम् श. ११, ४, १, १.

विभ्यती-ती श. ३, १, २, १७; -तीः जैड. १, १, २, ७; -त्यः तां. २१, २, १.

विभ्रत्(√भृ)-भ्रत् ऐ. ७, ८; श. ४, ४, २, १८; ६, ३, १, ४१; ८, १, १; ११, १, ६, २; का. १, ४, २, १०; ५, १, ३०^३; तै. १, २, १, ३;

२, ४, १, ११; ३, १०, ९, १२; जै. ६; जैड. ४, ६, १, ४; -भ्रतः श. ३, ६, २, २०^३; ९, २, ३, २४; का. १, ४, २, १०; तै. २, ४, २, ७; तैआ. १, ३१, २; -भ्रतम् तै. २, ६, १७, ६; ७.

विभ्रती-ती तै. ३, ३, ४, ५; -तीम् श. ३, ८, २, १; तां. २२, १, १; जै. १०९.

विभ्रद्वाज(-त्Sवा-)-जः ऐआ. २, २, २.

विम्ब-म्बेन जैड. ३, १, ५, ६.

विल-लम् श. ६, ५, २, २०^३; तैआ. ४, २, ६; ५, ३, ४; जै. २०३^३; २०४; जैड. ३, ५, २, ३; -लानि श. ५, ५, १, १; -ले जै. ८६.

विल्व-ल्वः ऐ. २, १; श. १३, ४, ४, ८; -ल्वम् ऐ. २, १.

विस-सानि ऐ. ५, ३०; ऐआ. ३, २, ४; श. ५, ४, ५, १४.

विस-खा(√खन्)-खाSइव तै. २, ८, २, ८.

विस-व(त्→)ती-ती श. ११, ५, १, ४.

वीज-जम् ऐ. ७, १३; श. ३, ३, ३, १७; ७, २, २, ५; ८, ६, २, २; तै. ३, ८, १८, ५; -जानि ऐआ. २, ६, १; सा. १, ५, १५; ३, ४, ८; -जाय श. ७, २, २, ५.

वीभत्स(√वघ्)त्-त्सम् शां. ३, ५.

वीभत्सा-त्सायै तै. ३, ४, १४, १.

वीभत्समान, ना-नः तां. ८, ४, ५; ५, ११; जै. ९; -नाः श. ७, २, ३, २.

वुडिल-लः श. ४, ६, १, ९; १०, ६, १, १; जै. ६^३; गो. २, ६, ९; -लम् श. १०, ६, १, ७; १४, ८, १५, ११. वुलिल-अद्र.

√वुघ्, वोधतु मं. १, ५, ३; वुघ्यस्व

॥ 'या-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. य. २, ५ । †'-भ्र-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ √वाघतेः सनि रूपमिति Miv. प्रभृतीनां चिन्त्यम् । तु. पा. ३, १, ६ ।

जै. १९७; बोध श. ६, ८, २, ९;
तैआ. ४, ७, ४; ५, ६, ९; बुधयेत्
शां. २६, ४; ५; अबोधि ऐआ.
१, १, १; सा. १, ४, ६; २, १, ५; २,
१; बोधि ऐ. १, २८: श. २, ३,
४, २१; ६, ८, २, ९; ९, ४, २, १७;
१४, १, ४, १५; का. १, ४, १,
२२; तै. २, ४, १, ५; ५, ८, २; ८,
५, १; ६, ९; तैआ. १०, १, १६;
अभुत्सत् श. १, ८, ३, २०; अबु-
धम् शां. २१, ४.
बोधयति श. ६, ८, १, ६; का. १,
२, ३, १७; तै. १, ३, १, ४; तैआ.
५, ६, ९; जै. १९७; बोधयाञ्च-
कार श. १४, ५, १, १५; बोधय
शां. १, ४; श. २, २, ३, २१; का.
१, २, ३, १७; तैआ. ४, २८, १;
सा. ३, ७, १; बोधयत् श. ६, ८,
१, ६; बोधयत् श. ६, ८, १, ६;
तै. १, २, १, १०; बोधयेत् शां.
२६, ४; ५; बोधयेत् श. १०,
५, २, १२; १४, ७, १, १५; अबू-
बुधत् गो. २, ६, १२, बोबुधथ
गो. १, २, २.

बुध्- -धि गो. २, ३, १३.

बुध्- -धः तां. २४, १८, ६; -धस्य
तां. २४, १८, ५; -धेन तां. २४,
१८, २; जै. १४६.

बुधन्व(त्→)ती०- -ती तै. १,
३, १, २.

बुद्ध- -द्धे सा. २, ६, ११.

बुद्ध-वती- -तीभ्याम् श. ६,
८, २, ८; -त्या श. ६, ८, १, ६.

बुद्धा(-द्धअ)-न्त- -न्तम् श.
१४, ७, १, १८; -न्ताय श. १४, ७,
१, १७; ४०.

बुद्धि- -द्धया सं. २, ४, १४.

बुद्धि-मत्- -मत्ते शां. १, ४.

बोधय(त्←)न्ती- -न्तीम् तैआ.

३, १९, १.

बोधि-नत्- -मन्तः† गो. १, ३, २०.

बुध्- -धनम् श. १, ९, २, १६;
-धनेन तै. ३, ७, २, ७; -धनैः का.
२, २, ४, ५.

बुध्- -धनम् श. ३, ८, २, १३; तै.
२, ४, ५, २; -ध्नात् तै. २, ४, ५, २;
-ध्नेन शां. २, २.

बुध्न्य(=ध्न्य)- -न्यः तै. ३, १,
२, ९; ५, ११; ७, ४, ६; -न्यम् तै.
३, १, २, ९; -न्याः तै. २, ८, ८, ८;
तैआ. १०, १, १०; -न्याय तै. ३,
१, ५, ११.

बुध्न्य(=ध्न्य)- -ध्न्यः ऐ. ३, ३६;
तां. १, ४, ११; १३; -ध्न्यम् शां.
१६, ७; श. ५, ४, २, ५; -ध्न्याः
श. ७, ४, १, १४; -ध्न्येन ऐ.
३, ३६.

बुभुक्षा(√भुञ्ज्)- -न् तैआ. १,
२८, १.

बुभूषण(√भू)- -षण् श. ९, ३, ४,
१४; तां. २०, २, २; -षन्तः श.
१०, २, २, ३; -षन्तम् श. ९, ३,
४, १४.

बुभूषा- -पायै शां. २५, १५.

बुभूषितव्य- -म् जै. ९८.

बुलिल- -लः ऐ. ६, ३०. =बुडिल-
गत्र.

बुल्व- -ल्वः, -ल्वम् श. ११, ५, ४,
१४.

बृहति(√बृह्)- -तेः दै. ३, ११.

बृषी- -सीः ऐआ. १, २, ४; ५, ३, २;
-सीभिः ऐआ. ५, १, ३.

बृहत्(√बृह्)- -हत् ऐ. १, २१; २८:
४, २८; ३१; ५, ६; १६; १८:
२२; ३०; ६, ३५; ८, १; २; ३;
१२; १७; ऐआ. १, २, १; ४, २; २,
१, १; ३, ४; ३, १, ६; ४, १, १, ५, २,
१; शां. ३, ५; ८, ५; १९, ८; २०,

३; २१, २, ४; २२, २; २४, १; २:
५; २५, ४; ५; ६; ११; २६, ९;
२७, २; २९, १; शांआ. २, १८;
६, २; ७, ३; १२, १; श. १, ४,
१, २६; २८; ३२; ३, ३; ७; ७, २,
१७; ८, १, १९; ४, २, ३, १०; ५, ४,
१, ४; ३, २२; ६ ३, १, १५; २०;
४, २, ६; ५, १, ७; ७, ३, १०; ११;
८, १, १४; ८, १, १, ८; ५, २, ५;
६, १, ६; ९, १, २, ३७; २, १, ३७;
३, ३, १४; ४, ४, ३; ११, ५, ९, १०;
१३, २, ६, १५; ३, १, ४; १४, ३,
१, ३१; ५, १, ३; तै. १, १, ८, २;
२, १, १०; २, ३; ४; ३, ८, ५; ४, ४,
९; ५, ४; ६, २, ५, ८, १; २, १, ५,
७; ४, ३, ९; ७, १; ९; ८, १; ५, ८, ३;
६, १७, ७; १८, ४; ७, ५, ३; ६, ३; ८,
२; १२, १; १६, २; ८, १, २; ६; ५, १;
६, ९; ८, १२; ३, ३, ७, ८; ९; १, २,
१; २; ३; ८, १; १३, १; ९, ५, ३;
तैआ. ४, ४२, २; ६, ५, ३; १०, १,
१५; १०, २; ३९, १; ५०, १;
६३, १; तां. १, ७, ४; ५, १, १३;
१४; ७, ६, १; ५; ६; ९; १५; ११;
१३; १४; १७; ७; ५, ८, १०; ९, ५;
१०, ८; ८, ८, ११; ९, ११; ९, १,
३०; ३१; ७, १२; ११, १, ४; ५, १;
७, ३; ९, ४; १२, ३, ५; ८, ४; १३,
१; १३, ५, २; १४, ८, ७; ९, ३;
११, २; १६, ५, १५; २४; १०, ८;
११, ३; ४, १२; १८, ६, २५-२७;
७, १३; १९, १२, ७; ८; २१, ४,
४; ९, १६; २४, १, ३; २५, १०, ७;
जै. ८; २५; २७; २९; ३२; ३७;
३९; १०३; १०४; १०६; ११३;
१३०; १३२; १३६; १९२; १९९;
आ. १, ३; ८२; ८४; १०५; २,
२, १३; जैआ. १, ८२; ८४; १०५;
२, १२, ७; १५; सा. १, ३, १०; ४, ६;

† 'बुधि-' इति कालि. मुपा. । ० छान्दसो नकारोपजन इति भा. । † 'बोधिमता' ? इति मुपा. ।

‡ ←√बुध् उणा. । न तथा निष्पन्नमित्यर्वाच्यः । || 'बृहत्ः' इति आ. पाठ. ।

२, ७, ८; प. ३, ८^५; छ, ७; सं.
 २, १, १२; सो. १, ५, २५; २, ५,
 ८; ६, १४; -०हत् जै. २६;
 -हत्ऽ-हत् शां. २२, १; श. छ,
 ३, ३, १; -हत्तुः ऐ. ५, ४; १२:
 १८; २०; ऐआ. ३, १, ६; ५, २, २;
 शां. २४, ७; ८; २^५, ५; २६, ९;
 शांआ. ७, २०; ८, ८; श ३, ५,
 ३, १२^३; द्वि. ३, १, १६; ४, ४, २१:
 १४, १, २, ८; तै. १, ३, ४, २^३; ३; २,
 १, ५, ७; ५, ८, ११; ७, ६, २; ८, ५,
 ९; तैआ. छ. २, १; तां. छ, ४, १०; ७,
 ६, ५; ७, ४; ६; ८; ९, १५; ८, ३, ७;
 ४, ११; ८, १०; ९, ११; १०, ६, २;
 ११, ५, १; ९, १; १२, ३, ५; ९, २;
 ११, २; १२, ७; ८; १३, ५, २;
 १४, ९, ३; ११, २; १^५, ३, २; ५,
 १-३; १९, १३, ८; २४, १, ३; जै.
 २७; ३२; ३७; ३८; १०६^३; आ.
 १, ८५; २८०; जैआ. १, २५७;
 ३२४; -हत्ता ऐ. २, १२; ३, ८;
 छ, १३; २७; ५, १६; ८, १२; १७;
 श. द्वि, ४, ३, ९^३; ८, ६, १, ६; तै. १,
 २, २, ४; ४, ५, ४; २, ४, ३, १; ६,
 १९, १; ३, ६, ७, २; १०, ३; ७, १०,
 १; तैआ. द्वि, ३, १; तां. छ, ८, १२;
 ५, ६, ७; ७, ९, ६; १०, ६; ८,
 ८, ९; १०^३; ९, ७, ११; १२; १२,
 १३, २; १८, २, ८; ६, २७; जै.
 ३२^३; ३९; १४३; १८०; गो. २,
 ३, ५; -हत्ति तै. १, ३, २, ७; ३,
 ७, १०, १; जै. २६; २७; -हत्ते
 ऐ. छ, २९; ५, ४; १६; शां. २७,
 २; ३०, ९; ऐआ. १, २, १; ५, १,
 २; श. द्वि, ६, ३, ९^३; तै. २, ४, ३,
 ७; ३, २, ३, ५; तैआ. २, १२, १;
 तां ७, १०, ८; सं. १, ६, ३२; गो.
 २, ४, १६; -हत्तिः श. द्वि, ८, १,
 ९^३; तै. १, ४, ८, ३; ३, ६, १०, ५;
 -०हत् श. १४, ५, १, १५^३; -हत्

श. ३, ५, ४, ८^३; ३, १२; छ, ५, ९, ६;
 द्वि, ३, १, १६; ३, १९; ९, ४, ४, ३;
 का २, १, ३, १४^३; तैआ. छ, ३,
 २; ५, ३, ७; सं. २, ४, ९; -हन्तः
 श. १, ८, ३, २५; द्वि, ५, ४, १३;
 -हन्तम् ऐ. १, ३०; शां. ९, ६;
 श. १, ३, ४, ६; ४, १, ११; द्वि, ३, ३,
 १९; ९, ४, ४, ३; तै. १, ४, २, २; २,
 ५, ५, ४; ६, १; ८, ४; ६, ८, ३; ८,
 १, ३; ६, १; ३, ३, ६, १०; ५, १२,
 २; ६, १०, २; ७, १०, १; १२, ९, ७;
 -हन्ता तै. २, ७, १३, ४.
 बृहती-ती ऐ. १, ५; २, १८; छ,
 ३^३; १०; २, ४^३; द्वि, २८^३; ७, १; ऐआ.
 १, १, ३; २, १, ६; ३, ४; ५^३; ६; शां.
 ११, २; १७, २; २४, ५-९; २८,
 ७^३. २९, ३; ५; श. १, ६, ४, २;
 ३, ५, १, ९; द्वि, ४, २, ८; १०^३; ५, ४,
 १३; ७, १, २, २२^३; ८, २, ४, ६^३;
 ३, १, १४; ३, ६; ८^३; ६, १, ९^३;
 १०, ३, १, १; ५; २, ३; ५, ४, ६; ९;
 ११; १३; १९; १२, २, ३, १; ३, ३,
 १३; ७, २, १५; १३, ४, ३, १५; ५,
 ४, २८; १४, १, २२; तै. १, ५,
 १२, २^३; ३; ४^३; ५^३; २, ४, ६, ९; ६,
 १७, ४; ८, ३; १८, ३; ८, १, १, ४,
 ७; ३, १, १, १; ६, २, २; ३, ३; ९,
 १२, १; २; ११, १, २०; तां. छ, ४,
 १०^३; ७, ३, ८; ९; १५; ४, १-४;
 ५^३; ७, ५; १०, ३, ८; ९; १४, १०,
 ३; १६, १२, ९; १७, १, १३; १९,
 १८, ४; १९, ३; २४, ६, ३^३; ७, २;
 २^५, ७, ३^३; १०, ११; जै. १९^३;
 २४; ८९^३; १००^३; १०१^३; ११८;
 १३१; जैउ. ३, ५, १, २; आ. २,
 २, ११; जैआ. २, १२, १; ३; ५; ११;
 १२; प. ३, १०; द्वै. ३, ११; गो.
 १, ३, १८; ४, १२; २, ४, २; ६, ८^३;
 -तीः ऐआ. ३, २, २^३; ५, २, २^३;
 शां. १७, २; शांआ. ८, २; श.

३, १, ४, १५; ८, ६, २, १०; १०,
 ३, १, ५; तै. २, ६, १७, ६; ७, १८,
 ४; ३, ६, ३, ३; १०, ५; तैआ. १,
 २३, ८; जै. १६८^३; -तीनाम् शां.
 १८, ३; द्वै. २, २; -तीभिः शांआ.
 २, ९; जै. १६८^३; -तीम् ऐ. छ,
 १०^३; ११; द्वि, २८^३; ऐआ. १, १, २;
 ३, ८; २, ३, ५^३; शां. ९, २; ११,
 २; १५, २; १८, २^३; २३, २; श. ३,
 ५, ४, ८^३; द्वि, ४, २, ८^३; १०; ७, १,
 २, २२^३; ८, ३, १, २; ३, ८; १०, ५,
 ४, ६; ९; ११; १३; १९; १२, २, २,
 ६; २, ३, १; तै. १, ५, १२, २; ३^३;
 ४^३; ५; २, ४, ६, ८; ६, १७, ३; तां.
 ७, ३, १४; १ द्वि, १२, ७; १९, १८,
 ४; २०, २, ३; जै. १००^३; ११८^३;
 १२३; सा. २, ३, ४; प. ३, १०;
 गो. १, ४, १२; २, ६, ८^३; -तीषु
 ऐ. ३, १४^३; १७^३; शां. २५, ४;
 २९, ३; ५; तां. ९, ७, ७; २०, २,
 ३; २४, ११, ७; -त्यः ऐ. ३,
 १४^३; १७; शां. १८, २^३; ३^३; श. ८,
 ६, २, ३; १०; १०, ५, ४, ६; ९; ११;
 १३; १९; ११, ५, २, १०; तै.
 १, २, १, ७; तां. छ, ४, ३; १३,
 १०, १५; १६; १४, ४, २; १६,
 ११, १०^३; १९, १८, ५; जै. १३१;
 १६८; प. १, ३^३; -त्या ऐ. छ,
 २४^३; ८, ६^३; ऐआ. २, १, ६^३; शां.
 १५, ४; श. ३, ५, १, ९^३; छ, २, ५,
 २०; १२, २, ३, १^३; ३, ३, १, ३^३; ७,
 २, १५; १३, ४, ३, १५; ५, ४, २, ८;
 तै. २, ६, २०, २; तां. छ, ४, ७, ८;
 ७, ४, ६; ७^३; १६, १२, ७; २^५, १०,
 ११; जै. १९^३; गो. १, ३, १८^३;
 ४, १२^३; २, ३, २०; -त्या तां.
 ७, ४, १; ३; ४; -त्याम् श. १२,
 २, ३, १; ३, ३, १३; ८, ३, २४^३;
 २५; १३, ५, ४, २८; तां. ७, ३,
 १६; सा. १, १, १३; जै. ८९^३;

† तु. शांआ. द्वि, १९ द्र. † एकत्र विसर्गान्तः कालि. सुपा. चिन्त्यः ।

ष. १, ३; गो. २, ५, ७^३: -त्यै
 ऐआ. २, ३, ६; शां. १०, १; २७,
 ३; २९, ५^३: श. १०, ५, ४, ८; १३,
 १, ८, ५; तै. ३, ८, ११, २^३; जै. १९:
 १०१; जैज. २, १, २, ५; -त्यौ
 ऐ. १, ५^३; ७, १०; ६, २८.
 बृहच्छ्र(-त्स्र-)-वस्- -वसः ऐ. ७,
 ३०^३; शां. २०, ३; २७, ९; २९, ९.
 बृहज्ज्यो(-त्सज्यो-)तिष- -म् तंआ.
 ३, १९, १.
 बृहतीकारम्(णमुल्) ऐआ. ५, १, ६.
 बृहती-त्व- -म् जै. १९.
 बृहती-शत- -तानि, -ते^३ शां.
 १८, ३.
 बृहती-सम्पद्- -द्म् श. ७, १, २,
 १५.
 बृहती-सम्पन्न- -न्नम् शांआ. २,
 १७; -न्नानाम् ऐआ. १, ५, २;
 ५, ३, १.
 बृहती-सहस्र- -स्रम् ऐआ. २, २, ३^३;
 ४^३; ३, ५; ६^३; ७; ८: शांआ. २,
 १७; -स्रस्य ऐआ. २, २, ४^३; ३, ६;
 ८: शांआ. २, १७; -स्राणि श.
 १०, ४, २, २३; २४.
 ?बृहत्या(-त्तीऽआ-)यत्न- -नानि शां.
 १८, २^३.
 बृहत्-क- -म् तां. १२, ११, १३;
 आ. जैआ. १, ४०१.
 बृहत्त्व(-त्स्र-)- -म् तां. ७, ४, ३:
 ६, ५; जै. ३२.
 बृहत्-पाण्डरवासस्- -वासः शांआ.
 ६, १९; -वासः शांआ. ६, ३.
 बृहत्-घृष्ट- -ष्टः ऐ. ८, ३: -ष्टम् ऐ.
 ७, ३१; ५, १६^३; २०: ८, १, २^३; शां.
 १९, ८^३; २६, ८; १५: श. ८, १, १,
 ८; -ष्टस्य ऐ. ८, १; -ष्टानाम्
 शां. १९, ८.
 बृहत्-सामन्- -मा तै. २, ७, ६, १;
 तां. १८, १, १८; २, ८: जै. १३१;
 -न्नः जै. ४२; ४३; -न्ना जै.

१०३^३.
 बृहदा(-त्सदा-)यत्न- -नानि तां.
 १३, १०, १५.
 बृहद्दु(-त्सदु-)कथ- -कथः ऐ. ८,
 २३; श. ६, ६, ३, ९; १३, २, २ १४;
 तां. १७, ९, ३८; -कथम् श. ६,
 ६, ३, ९.
 बृहदु(-त्सदु-)क्ष- -क्षः, -क्षाय श.
 ७, ४, १, १४.
 बृहदो(-त्सदो-)पशा- -शा आ. २,
 १, २: जैआ. २, ११, १.
 बृहद्-गिरि- -रिः तां. ८, १, ४; १३,
 ४, १७^३.
 बृहद्-ग्रावन्- -वा श. १, १, ४,
 १०^३.
 बृहद्-दिव- -वः ऐ. ७, १४; शां. १९,
 ९; शांआ. १५, १; -वात् शांआ.
 १५, १; -वेन ऐ. ७, १४; शां.
 १९, ९.
 बृहद्-देवस्थान- -म् आ. २,
 २, २.
 बृहद्-भानु- -न्नो श. ७, ३, १,
 २९^३.
 बृहद्-रथन्तर- -रथोः ऐआ. ३, १, ६;
 शांआ. २५, ५; ६^३; ११; तां. १२,
 ४, १३; जै. २६^३; ३०; ३८; १०४^३;
 १०६^३; -रथ्याम् ऐ. ५, ३०; तां.
 ७, १०, ९; १९, ८, ३; जै. १६८:
 प. ३, ८^३; सा. ३, ६, ४; -रे
 ऐ. ७, १३^३; १९; ५, २२; शां. २७,
 ८^३; २५, ४; ८: शांआ. २, ७; १६;
 ३, ५^३; श. ६, ७, २, ६^३; १०, ३,
 २, ४; १२, २, २, १२; तै. १, ४, ६,
 २; २, ७, ६, २; तां. ७, ४, १०; ५,
 २, १; ७, ६, १२; १३; १५; ७, १; ५;
 १०, ८; ९, ४, ७: ८^३: १२, ४, १४;
 १६, १०, ७; ११; ११; १२, ८, ३; ९,
 ३; १२, ७; १३, ५; २२, १८, ६; जै.
 २५^३; २७; २९^३; ३०^३; ३८; १०४-
 १०७; ११७; १२९^३; १३०; १३२:

१४३; १६८^३; प. ३, ८: गो. १,
 ५, १; -रेण शांआ. ७, २०.
 बृहद्रथन्तर-वत्- -वन्तम् ऐ. १,
 २१.
 बृह(-त्स्र-)-वस्- -वाः श. ३, ५, ४,
 ८^३.
 बृहद्रि(-त्स्रि-)- -द्रये शां. ३०,
 ९; गो. २, ४, १६^३.
 बृहद्-वत्- -वते श. ७, २, ३, १०^३.
 बृहद्-वयस्- -यः शांआ. १२, १.
 बृहद्-वसु- -सुः, -सोः वं. ३.
 बृहस्पति(-त्सप-)- -तये श. १, ७,
 ४, ८^३; २१^३; ३, १, ४, १५^३; ७, ३,
 ४, २६; ३०^३; ६, ६, ६; ५, १, ५, ८:
 ३, ३, ५; ८; ८, ४, २, १०^३; १३, १,
 ३, ३^३; १७, २, २, १०^३; तै. ३, १,
 ४, ६^३; ७, ६, ३; ८, ६, ४^३; तंआ.
 ७, ८, ३; ९, २; ५, ७, ४; ११; तां.
 १, ८, १०; ९, १-१२; १०, १-१२;
 सा. ३, ९, ८; गो. २, १, २; २, १०;
 १४; -तिः ऐ. १, १३^३; १९^३; २१;
 २४; ३०; २, ३८^३; ३, ३४; ५०^३;
 ७, १०; ११; ६, १५; ८, ६^३; १२;
 १७; २६; ऐआ. ५, १, १; शां. ६,
 १३^३; ७, १०^३; १२, ८; १८, २;
 ३०, ६; शांआ. ११, ७; श. १,
 २, ५, २५; २६; ७, ४, ८; १४; २१;
 २२; ३, १, ४, १९; ३, १, २^३; ४, २,
 १; ७, ३, १३; ९, १, ११; १२; १४;
 ७, २, १, २७; ४, २, १२; ५, १, १०;
 ६, ६, ७; ५, १, १, ४; ११^३; १५;
 ४, १३; १४; ५, २; ४; ८; ११; १६;
 २, १, १८; २, ११; ३, २, ४; ३, ५;
 ११; ५, ७^३; ८; ४, ५, ११; ५, १,
 १२; ८, ४, ३, ११^३; ६, १, ९; ७, २,
 ६^३; ९, २, ३, ३; ५; ३, ४, १८; १०,
 १, ३, ८; ३, २, ३; ११, ४, ३, ३; ६;
 ७; १३^३; १२, ८, ३, २९; १३, २,
 ६, ९; ५, ४, २५; ६, २, १६; १७,
 २, २, १०; ४, १, २२^३; तै. १, १,

† -त्यै इति मुपा. स्वरः ? † 'बृहदायत्न' इति साधोयान पाठः । तु. तां. १३, १०, १५ । †=क. १, ५, १ ।

१,५; ३,२,२; ६,७; ८,४; ७,४,
१; ८,३,१; ६,४; २, ४, ४, ६; ५,
३,३; ५; ७,३; ४; ६, १०, ५; १८,
२; ७, १, २; ८, १; १५, ५; १७, २;
८, २, ७; ८; ३, १, १, ५; ४, ६; २,
२, ८; ६, १, ३, १; ७, ३, ६; ७; ६,
३; १६; १०, ६, १; ११, ३, १; ५,
३; ६, १; तैआ. १, १, १; १०, १;
२१, ३; २, ३, १; १८, १; ३, २, १;
८, २; ४, ६, २; ८, ३; ५, ४, १; ५,
२; ७, ३; ४; ११; १२, २; ७, १,
१; १२, १; ८, ८, १, ४; १०, १, ९; १२;
तां. १, ३, ५; ६, ५, ५; ७, १; ८, ८,
७; १७, ११, ४; १९, १७, ८; २, ९,
१, ७; ११; जै. ९; ६३; ११६;
११७; १३६; १३९; जैउ. २, ६,
२, ७; १२, ३, ६; २, १, २, ५; ४,
५, १, १; सा. ३, ९, ८; मं. १, १,
१२; २, २१, ४, ९; गो. २, १, १;
२; ३; ४; २, २; १४; १५; ४, ११;
१६; ६, ७; -तिःऽइव शांआ. ११,
८; मं. २, ४, १४; -तिना ऐ. ६,
३६; श. ५, ४, ५, २; ९, २, ३,
३-५; तै. १, ३, ६, १; ८, १, १;
जैउ. २, ३, १, २; -तिम् ऐ. ४,
२५; ८, २६; शां. १२, ७; २२,
९; श. १, २, ५, २५; ४, १, २, ४;
५, १, ५, ८; ११; २, २, ८; ९; ९,
२, ३, ३; १४, १, ३, २३; का. २,
२, ३, २, २; तै. २, ४, ६, ३; ५, ५,
४; ३, ७, ६, २; ११, ५, ३; तैआ.
२, १८, १; ३, ११, २; तां. १९, ७,
१; जै. ९; ११६; जैउ. १, १६,
२, ११; २, ३, १, ४; गो. २, २, १५,
३, १९; ६, ६; -त्ते ऐ. ४,
११; ६, १२; ऐआ. १, ३, ३; ६;
३, १, ५; शांआ. ७, १४; श. १,
५, १, १६; ३, ७, ३, १३; ४, ६, ६,
७; ५, १, ५, ८; तै. २, ५, ६, ३; ८,
२, ८; ३, ७, ६, ३; ११, ४, २; मं. १,
६, ७; गो. २, २, २२; ४, १६;

-तेः ऐ. ७, २८; श. २, ३, ४,
३६; ५, १, १, ४; ४, १५; ५, २; ४;
१५; २७; २, १, १८; २, १४; ३,
१, २; ५, १, १२; ८, ४, २, १०; १४,
१, ३, २३; तै. १, ३, ८, ४; ५, १,
२; ३, २; २, १, ७, १; ८, २; ३, २,
२, ८; १०, ११, ७; तैआ. ३, ९, १;
४, ५, ४; ८, ८, ४; जै. १३९;
१४०; आ. २, ८, ९; जैआ. २,
१७, ९; दै. २, ७; गो. २, २, ९.
बृहस्पति-गुप्त-सः-स्रात् वं. १.
बृहस्पति-पुरोहित- -तः ऐ. ३,
१७; -ताः ऐ. ३, १७; श. १२,
८, ३, २९; तै. २, ६, ५, ७.
बृहस्पति-वत्- -वते ऐ. २,
२०.
बृहस्पति-सव- -वः श. ५, २, १,
१९; तां. १७, ११, ४; जै. १३९;
-वम्, -वेन तै. २, ७, १, २.
बृहस्पति-सुत- -तस्य श. ४, ४,
२, १२.
बृहस्पति-स्तोम- -मः तां. २५,
१, १; ७, २, १.
बेकुरा- -रा तां. १, ३, १.
बैद(←विद)- -दः ऐ. ३, ६.
बैन्द- -म् तै. ३, ४, १२, १.
बैत्व(←बित्व)- -त्वः शांआ. १२,
७; तै. ३, ८, १९, १; -त्वम् ऐ.
२, १; शां. १०, १; शांआ. १२,
४; ५; ६; ८; ष. ४, ४; -त्वाः
श. १३, ४, ४, ५; ८; ९; तै. ३, ८,
२०, १; -त्वाँरे(=त्वम्) ऐ.
२, १.
बोऽइति जैउ. ३, ३, ३, २.
बोधयत्-बोधिमत्- / बुध् द्र.
बोभवीति / भू द्र.
बोभुज्यमान(←भुज्)- -म् तैआ. ३,
११, ९
बौधीपुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,
४, ३१.
ब्रध्नु- -ध्न तै. ३, ७, ५, ७; -ध्नः

श. १३, २, ६, १; तै. ३, ९, ४,
१; -ध्नम् शां. २५, १५; श.
१३, २, ६, १; तै. ३, ९, ४, १;
-ध्नस्य ऐ. १, ३०; ४, ४; ९, ३०;
ऐआ. २, १, २; शां. १७, ३; श.
८, ४, १, २, ३; ९, ४, ४, ३, १२,
३, १, ९; १३, १, ७, ३; तै. ३, ४,
८, १; ७, ७, ४; ८, १०, ३; तैआ. ६,
७, ३; तां. १८, ७, १३; १९, १०,
१२; २३, ३, ५; १९, ३; जैउ.
३, ३, ७; गो. २, ५, ८; -ध्ने
तै. ३, ७, ५, १३.
बृहस्पति(←बृह्)- -स्य ऐ. १, १३;
१९; २१; २९; ३०; २, २;
१५; ३३; ३८; ४०; ४१; ३;
६; ११; ३४; ४, ११; २१;
५, १८; २१; ६, ३; ७, १९; २१;
२२; २३; २४; २५; ८, १; २;
४; ११; २८; ऐआ. १, १, १; ३;
२, २; ३, १; ८; ५, १; २, १, १;
४; ३, ८; ४, ३; ६, १; ३, २, ३; ५,
२, २; ३, २; ३; शां. ३, ५; ७;
४, ८; ११; ७, १०; ८, ३; ४; ५;
९, १; ५; ११, ४; १२. ८; १९,
२; १६, ४; १८, २; १९, १; २१, ५;
२३, २; २५, २; २७, ६; शांआ. १,
२; ५; ६; २, १८; ३, ३; ४; ४.
१; २; ६; १२; १३; ६, १; ८; १९;
७, २३; ८, ३; ४; ११, १; ५-७;
१३, १; २; श. १, २, १, ७; ३; ३,
१, ३; ३, १९; ५, ४; ५; ४, २,
२; ५, १, ११; २, १, ३, ५; ६;
४, १०; १२; ३, २, १३; ५, ४, ८;
६, २, ८; ४, ५; ३, १, ४, १५; २,
२, ७; ९; ३, १, २; ४, १७; ५,
२, ११; ६, १, १७; १८; ७, ३, १३;
९, १, ११; १२; १४; ४, १, १४;
२०; २, ४; ४, १; २; ४; १०; २,
२, १४; ३, ४, १५; ४, १, १८; २,
१२; ५, १, १, ११; ४, १४; ५, २;
४; ८; ११; २, ४, १८; ३, ४;

३,५,५,५; ८; ११; ३२; ४,१,३;
 ४,९; १०; ११; १३; ५, ११; ६, १,
 १, ८; १०; ३, १, १७; ४, ४, १५;
 ६, ३, ७; १४; १५; ७, १, ५; ३,
 १, ४२; ४, १, १४; ८, ४, १, ३; २,
 ३; ३, ४; ४. १२; ५, १, १२;
 ३, ७; ६, १, ५; ९, २, १, १५; ३,
 ३; २२; ३, ४, १८; ४, १, ७-१२;
 १६; १०, २, ४, ६; ३, ५, १०; ११;
 ४, १, ५; ९; ६, ३, १; ५, ९; ११.
 २, ३, १; ३; ७, ६; १४; १६; ३, ३,
 १; ४, ३, १३; १२, ७, २, १५; ३.
 १२; ८, ३, २९; १२, १, ५, ३; २, ६,
 ९; ५, १, १०; २, १३; ४, २५. ६,
 २, ७; ८; १०; १६; ७, १, १; ८,
 ४, १; १३, १, ३, ३; २, २, ३०; ४,
 १, २३; २, २०; २१; २२; २३;
 २७; २, २५; २६; ४, १-३; ५,
 १, १-१३; १५; ४, ५; ६; ५, १-
 १४; १९; २२; ६, ४, १; ५, १; ९,
 १०; २०; ३४; १०, २; ३; ५; ६;
 ८; ९; ११; १२; १४; १५; १७;
 १८; ७, १, ४; २, ६; ८; ९; १०;
 १९; २१; ३०; ३१; ३, ६; ७;
 २८; ८, १, १; ४, १; ५, १; ६, १; ७,
 १; १३, १; ९, २, ७; का. १, १, ३,
 ४; ५; ६, १०; १२; ५, ३, ८; ६,
 २, ४; ४, ६-८; २, १, ४, ५; ७, २,
 ४, ३; तै. १, १, १; ३, २, ४; ८,
 ४; ४, ८, २; ४; ६; ७, १, ९; ३, २;
 ८; ७, ४; ८, ६, ४; २, १, १०, ३;
 २, १, ४; ६, ३; ९, १०; ३, ११, १;
 ४, ३, ६; ७, १०; ११; ५, ७, २;
 ४; ५, ८, ११; ६, १, ३; ७, १३, ४;
 १७, १६; ८, ६, ६; ८, ८; ९; १०;
 ११; ९, ६; ७; ३, १, ५, ६; २, १, १;
 २, ८; ७, १; ८, ८; ५, ८, २; १३.
 २; ६, १, १; ७, ३, ७; ६, ३; ६;
 ७, २; ११, १; १४, २; ८, ३, १; ९,
 ५, ५; १४, २; १६, ३; १०, ३, १;

५, १; १२, १, १; २, ४; ९; ३, १; ३;
 ५, १; ८, २; ९, ३; ७; तैआ. १,
 १३, ३; २२, ११; २३, ८; २७, ३;
 ६; २, २, १; ५, २; ९, १; ११, १;
 १९, १; ३, ६, १; ११, १; २; ६;
 १५, १; ७, १, १; ५, ४; ४, २, ५;
 ५, ७, ४; ११; ८, १३; ६, ११, २;
 ७, १, १; ५, १; ३; ६, २; ८, १;
 १२, १; ८, १, १; २, १; ३, १; ५,
 १; ६, १; ९, १, १; २, १; ३, १;
 ४, १; ५, १; ६, १; १०, ४; १०, १,
 २; ६; १०; १५; ८, १; १२, १; १४,
 १; १५, १; २३, १; २६, १; २७,
 १; २८, १; २९, १; ४९, १; ५०, १;
 ६३, १; तां. १, ३, ९; ६, ७; २,
 १६, ४; ५, ४, १२; ७, १०, १०;
 ८, ६, १; ९, २, ३; ११, १, २; ४,
 ६; ९; ११, ८; ९; १२, ३, २;
 १५, ६, ३; १६, ५, ८; १८; १८,
 १०, ८; १९, १, ७; २१, ३, ७;
 २३, ७, ४; ५; २५, १, ८; ५; जै.
 २५; ४०; ६२; ६८; ७५; ८२;
 १०१; १०५; ११४; १३०; १३१;
 १३७; १३९; १५३; १६०; १६८;
 २०४; २१२; जैट. १, १, १, ८; ६,
 ६; २, २, ४; ८, १, १०; २, ४;
 ८; ११, १, १; २; ११; २, २; १२,
 ३, ६; १३, १, ३; १४, ४, १; २, ३,
 ३, ६; ३, १, ४, ५; ९; ११; ४, १,
 २; २, २; ६, ५, ४; ७, १, २; ८; २, २;
 ३, २; ७, ८, ४, १; १०, १, ५-९;
 ३, १; ४, १; २; ३; ११, ३, ११; ४,
 २; ३; सा. १, १, १; ६, ४; ८; सं.
 ३; सं. १, ५, १०; २, ४, ५; प. १,
 १; २; ५; ७; ७, ५; ६; गो. १, १, १;
 १६; २३; २५; ३४; ३५-३९; २,
 ४; ६; ९; ११; १२; १३; २२; ३,
 ४; २, १, ३; ४; २, ५; ६; ३, २;
 ११; १८; ५, ५; ६, ७; -ह्रस्व श. ८,
 २, १, ५; तै. २, ४, ६, २; -ह्रस्व

एआ. ५, १, १; शांआ. ११, ८;
 -ह्रस्व: ऐ. १, २०; २२; ३०; २,
 १५; १; ७; २९; ३१; ५, १; ४; १२;
 १६; १८; २०; ७, २; ९; १९; २२;
 २४; २५; ३१; ८, ९; १२; २८;
 ऐआ. १, २, १; ३, १; २, १, ३;
 शां. ८, ५; ७; ९, ५; १५, २;
 २०, १; ३; ४; २१, १; शांआ २,
 ७; ७; १; २; १५, १; सा. २, १, ४,
 १०; ६, ४, ५; ३, २, १, ४०; ९, १,
 ११; ७, ३, १, ४२; ८, ४, ३, ७;
 ९, २, १, १५; १०, ६, ५, ९; ११,
 २, ३, ४; ५; ४, ४, १; २-७; ५,
 ६, ९; १२, १, ३, २; ७, ३, १२;
 १३, १, ५, २; १; १३, १, २, १५;
 २, २, १; ३, १, ९; ४, १, २३; २,
 १४; ५, ३, १; ४, ५, ५, २२; ७, ३,
 ६; २८; का. १, ६, ४, ६-८; तै.
 १, ३, २, ६; ३, ३; ६, ५, १; २, ३,
 ११, ४; १, २, १; ९; ७, १, ४; ३, ३;
 १७, १; ८, ५, १; २; ३; ८, ९, ९,
 ७; ३, ७, ७, १; ८, ३, १; ९, १, ४, ३;
 १०, ११, ७; १२, ५, ११; ९, ४;
 ८; तैआ. १, १२, ५; २७, ३; २,
 ९, १; १४, १; ३, ११, ६; ७, २, ३;
 ११, ३; ३, ८, १; ४, २, ५; ५, ३, ६;
 ७, १, १, १; ७, ४, १; ८, ४, १; ८,
 ४; ९; ९, १०, ४; १०, १४, १;
 २३, १; ४, ७, १; तां. २, ८, २;
 ३, ९, २; ७, ९, ११; ८, ६, २;
 ९, ५, ७; ११, ४, ६; ९; १, १;
 १२, ८, ६; १३, १०; १३, ९,
 २७; १३, ९, ३; १६, ५, ८; १८;
 १८, ६, १४; २०, १५, १४; २५,
 १८, ६; जै. ४०; ७६; ८९; १३७;
 जैट. १, ८, २, ५; १३, १, ३; २, ५, १,
 १; ३, ५, ९, १; २; ६, ५, ७; ७, १०,
 २, १; ३, १; ४, १; आ. १; सां. ३,
 ८, १; सं. २, ४, ६; प. १, २; ७,
 ५-७; ३, गो. १, १, ४; २; ३; २; २; ५;

६ 'ब्रह्म' इति सु. स्वरो ब्रष्टः प्रतीयते । षडपाठमुगारतः 'षति' अयमस्त एव यर्हीनः ।

२,९; ४,९; ५, २५; -०ह्मणाः
 का. १, ४, १, २५; २६; तै. ३,
 ११,४,२; तैआ १,११,१॥: ४,२,
 १; ७,३; ९,२,६; १०,१,११; तां.
 १,२,८; १२, ५, ७; -ह्मणःऽइव
 तां. १९,१७,३; -ह्मणा ऐ. १,१९;
 २१; २९; २, ३८; ३, ३१, ३४;
 ४, ११; २१; ५, १५; ६, २२; ७,
 २४; ऐआ. १, १, १; ३:२, २; ३,
 ७; ५, १:२, ३.८; ३, १, ६; शां.
 ३, ५; ७; ४, ११; ६, १४; ८, ५; ९,
 १; ५; ११, ४; १२, ८; २७,
 ६; २९, ४; शांआ. ७, १५; श.
 १, १, २, ४; १४; २, ५, १९;
 ३, १, ३: ७, १, ८; २, १, ४, १०; ६,
 २, ८; ४, २-७; ३, ७, ३, १३; ९,
 १, ११; ४, १, १, २०; ४, ३; ५; ६;
 ३, ४, १५; ४, ४, ७; ५, २, ४; १०;
 ३, ९; ५, १, ४, १४; २, ४, १८; ३,
 ३, ५; ५, ८; ११; ४, ५, २; ११; ६,
 ६, ३, ७; १५; ४, ४, ९; १३; १५;
 ७, १, १, ५; ८, ४, १, ३; ९, १, २,
 १६; ३, ४, १, ८; ४, २, १७; ११, २,
 ३, ६; ७, १४; १२, ७, २, १५; १३,
 १, ५, ३; ५; ६, २, १०; १४, ३, १,
 ३१; ५, २, ४; ५; ७, २, १२; का.
 १, १, ४, १०; ६, २, ४; ४, ३-
 ८; २, १, २, ६; १२; १६; २, ३,
 १८; ४, ३; तै. १, १, ७, २; २, १,
 ८; २४; ३, २, ४; ६; १; ८, २; ४; ४,
 ८, ३; ५, ५, ७; ७, १, ९; ६, १; ९,
 १; ६; ८, १, १; ४, १; ६, ४; २, ४, २,
 १; ३; १; ४, २; ७, १०; ५, ८, ३; ६,
 २, २; ८, २, ६; ५, ३; ८, ९; ३, १, २,
 ५; ३, १; २, १, १; २, ६; ९; ८, ८;
 ३, १०, ४; ११, २; ४; ७, १, ४; २,
 ७; ३, ७; ६, ५; ७, ४; ९, १४, २; ३;
 १२, २, ४; ६, १; ६; ७, १; ५; ८, १;
 ३; ९, २; तैआ. १, ९, ७; २, ५, ३;
 १९, १; ३, १४, २-४; ४, २, १, १;

३१, १; ३६, १; ३८, १; ४२, ५; ५,
 २, ६; १३; ३, ६; ७, ४; ७, ५, ३; ८,
 १, १; जै. ६८; १०१; १३०; १३९;
 १६८; मं. १, ६, ७; प. १, २; गो.
 १, १, ३४-३७; ३, ४; १६; ५, २४;
 २, १, ३; ४; ३, ११; ५, ५; ६, ४;
 ७; -ह्मणि ऐ. २, १५; ३३; ३, ६;
 ४, ११; ७, १९; ८, २; शां. १८, २;
 २०, ३; २९, ४; शांआ. १, २; २,
 १८; श. १३, १, ५, २; ५, ४, २५;
 ६, २, १६; तै. ३, १०, ८, ४; ५;
 ६; ७; ८; ९; तैआ. ७, ६, २;
 १०, ३३, १; ३४, १; ३६, १; तां.
 २, ८, २; ३, ९, २; १३, ३, २; जै.
 २०३; गो. १, १, ३८; २, ३, २;
 -ह्मणे ऐ. २, १९; ७, २२; २६;
 ८, ९; २६; शां. १२, १; २२, ९;
 शांआ. ४, १; श. ४, ४, २, १३; १६;
 ५, ३, ३, ८; ३; ९, ४, १, १६; १०,
 ६, ५, ९; ११, ५, ४, १; ५; १३, ६,
 २, १०; १४, २, २, ७; ५, ५, २२;
 ७, ३, २८; ९, ३, ६; तै. २, ५, ६, १;
 ३, १, ५, ६; ४, १, १; ७, ६; ८, २,
 १; १२, २, ४; तैआ. २, १२, १;
 १३, १; ३, ६, १; १०, ३; ४, १०, १;
 ६, १, ३; ७, १, १; १२, १; १०, ७,
 १; तां. ३, ९, २; ११, ११, ८;
 १५, ६, ३; १८, २, १२; सा. १,
 २, ५, ३, ७; ३, ३, ५; वं. १; गो.
 १, २, २०; ४, ६; २, २, १०; -ह्मन्
 ऐ. २, ४०; ४१; ४, ३; ८, ९; श. १,
 ५, ४, ६; १०, २, ४, ६; ११, ४, ३,
 १९; तै. १, १, ३, ११; ७, ३, २; ८;
 ७, ४; २, १, १०, ३; ७, ३, ३; ८, ८,
 १५; तैआ. ५, ८, ७; जै. १५५;
 -०ह्मन् श. १३, १, ९, १; -ह्मभिः
 गो. १, २, १६; -ह्मम् तैआ. १०, ४८,
 १; ४९, १; ५०, १; -ह्मणि ऐ. ६,
 १८; २०; ऐआ. ५, २, २; शां. २९,
 ६; तै. २, ४, १, ३; तैआ. ४, १०,

२, ५, ८, ६; गो. २, ४, ३; ६, १; २.
 रुद्रहान्-ह्मणाः शां. ६, १२; श. ४,
 २, १, २९; ५, ४, ५, १५; ६, २,
 २, ४०; १३, ५, ४, २४; ६, २, १८;
 ७, १, १३; तै. १, ३, ३, ७; ७, ३, २,
 ९, ५; ३, ३, ८, ८; तैआ. १०, ६, ३,
 १; ६, १; तां. १८, ९, २, १;
 १९, ७, ५; जै. १३९; १४३; गो.
 १, २, १९; ३, ४; १८; ४, १०; २, २,
 १०; -ह्मणा ऐ. ५, ३; श. १२, ६,
 १, ३८; १४, ६, १, ७; -ह्मणि ऐ.
 ७, २६; शां. ६, १२; जै. ७५; प.
 १, ६; गो. २, २, ५; -ह्मणे ऐ. ५,
 ३४; श. १, ७, ४, २१; २, ६, १,
 ३३; ४, २, ४, २२; २७; ६, ६, ६;
 ५, १, ५, २८; ४, ३, २६; ५, २२;
 ५, १, ९; १२; ५, १६; १२, १,
 १, ६; ८; ९; १३, १, २, ४; ४, १,
 १०; १४, ३, १, ३२; का. १, ६,
 १, २२; तै. १, १, ६, १०; ३, ६, ७;
 ८, २, ४; ३, ३, ८, ९; ७, २, ६;
 तैआ. १, ३२, २; १०, ६, ३, १; तां.
 ६, ७, १३; १८, १, २२; जै. ७५;
 १२४; १३९; १४३; जैव. ३, ४,
 ३, १; ४; ५; प. २, ९; गो. १,
 २, २१; ३, ४; ५, ८; २, ३, १८;
 -ह्मन् तै. ३, १२, ८, २; -०ह्मन्
 ऐ. १, १८; ५, ३४; शां. ६, १२;
 २६, ११; १७, ७; २८, ५; तै. २, ७,
 १६, २; -०ह्मन् श. १, ७, ४, १९;
 २१; २, ५, २, ४१; ६, १, ४४; ४,
 ६, ६, ६; ५, ४, ९; १०-१३; ९,
 २, ३, १; १२, ६, १, ४१; १३, १,
 २, ४; ५, २, ५; १४, १, ३, २; का.
 १, ५, १, ३; ६, १, २, ९; तै. ३, ८,
 ३, १; १३, १; १८, ५; तैआ. १, ८,
 ५; ४, १; ५, १; ५, ४, १; १०,
 ६३, १; जै. १२४; प. २, ५; ६;
 ७; १०; गो. २, १, ४; २, ६; १२;
 ५, ४; -ह्मन् श. १, ५, १, १९;

† पष्ठ्यामन्त्रिते पराङ्गवत् स्वरो ज्ञेयः तु. पा. २, १, २. १॥ तु. ऋ. ९, ८३, १। [मकारोपजनदद्यान्म इति भा.

-हमा ऐ. १, २२; छ, ३; ५, ३; ३३; ३४; ७, १६; २६; ८, २६; ऐआ. ३, २, ३; ४; ५, १, ४; शां. ६, १०; ११; १३; १४; १७, ७; २६, ५; २८, ४; ३०, ६; शांआ. ३, ५; ७; ११, २; १५, १; श. १, १, १, १, ५; ७, ४, १८; १९; २१; ८, १, २, ७; २, ४, ४, २५; ६, १, १८; २४; ३३; ४३; छ, ३, ४, २२; ६, ६, ५; ६; ७; ५, १, ५, १; २; ४, ३, २६; ४, ९-१३; ५, २२; ५, १, ९; १२; ५, १६; ६, २, २, ४०; ९, २, ३, ५; ११; १०, १, ३, ८; ११, २, ७, ३२; ४, १, २; ९; ६, २, १०; ७, २, ६; १२, १, १, २; ६, १, ३८; ४१; ८, २, २३; २७; १३, १, २, ४; २, ६, ९; ७, १०; ४, १, ४; ३, १; ५, २, ५; १४; १९; ६, २, १२; १४, १, ३, २, २, १९; ३, १, ३, २; ६, १, ७; ११; का. १, ३, ४, १४; ६, १, १२; १५; २२; २८; २, १, १, ११; तै. १, ३, २, ४; ७, १०, २; ३; ८, ६, ६; २, १, ५, ९; ४, ३, १०; ६, ४; ६, १८, २; ३, १, २, ५; ३, ८, १; ८; ९; ७, ६, ३; ९, ५; ८, २, १; ४, ३; ५, १; २; ९, ५, १; १२, ९, ३; तैआ. १, ११, १; २७, ३; १९, १; ५, ४, १; ७, ८, १; १०, १०, १; २; ११, २; ३१. १; ३९, १; ४७, १; ५०, १; ६२, १; ६३, १; ६४, १; तां. ८, ६, ८; १८, १, २३; ७, १२; २५, ४, ५; १५, ३; जै. ७५; १३६; जैड. १, १, १, ८; २, ५, १, २; ३, १, ४, ९; ४, १, ३; २, ६; ३, २; १०; ७, १, १; २; ८; छ, ८, ४, १; सा. १, १, २; मं. २, ४, ६; ष. १, ५; ६; २, ५; ७; ८; ९; १०; वं. २; गो. १, १, ४; १३; १५; १६; २५; २, ९; ११; १८; १९; २४; ३, १-३; ६; ८; ४, २; १०; ५, १; ११;

१५; २४; २, १, १; ४; १७; १८; ५; १०; १४; १५; ३, १८; ५, ४; ७; ८; -ह्रमाणः ऐ. ७, १३; श. ३, ३, ४, २०; -ह्रमाणः तै. २, ७, १७, २; गो. १, ३, १; -ह्रमाणः ऐ. ५, २०; ३३; शां. २६, ११; श. ६, ६, १२; १३, ५, ४, १५; तै. २, ६, १७, ४; ८, ८, ३; तैआ. ६, ९, १; ष. १, १; गो. १, ३, १; -ह्रमाणम् ऐ. ५, २३; ३३; ऐआ. ३, २, ३, शां. ६, ११; १७, ७; शांआ. ८, ३; श. १, ५, २, १९; ५, २, २, ८; ११, ५, ८, ६; १२, १, १, २; ६, १, ३८; १३, १, २, ४; ५, २, ५; १५; २०; तै. २, १, ५, ९; ३, ७, ६, १; २; तैआ. १०, ६३, १; जैड. ३, २, ५, २; ४, २, ५; ३, १०; ष. १, ५; २, ४; ८; गो. १, १, १४; १६; २, ९; १२; २१; २४; ३, १; ३; १०; ४, २; १०; ५, ११; २, १, ३; २, ५; १५; ५, ४; -ह्रामो श. ८, २, १, ३; १२, ७, १, ११; तै. १, ७, १०, २; ३.

ब्रह्म-कृत्-कृता तै. २, ८, ६, ४.
 ब्रह्म-कृति-म् ऐ. छ, ३; शां. २६, ११.
 ब्रह्म-कोश-म् तैआ. २, १९, १; छ, ४२, २.
 ब्रह्म-क्षत्र-त्रयोः ऐ. ३, ११; -त्रायाम् शां. ३, ५; ९, ५; -त्रे ऐ. ७, १९; ८, ७; शां. १२, ८; १६, ४; १९, १; तै. ३, ८, ४, ३; ९, १६, ४.
 ब्रह्म-गन्ध-न्धः शांआ. ३, ५.
 ब्रह्म-गवी(√गो)-वीः श. १४, ६, ७, ४.
 ब्रह्म-गिरि-रिः ऐआ. २, १, ८.
 ब्रह्म-चर्य(√चर्)-र्यम् ऐ. ५, १४; श. २, ४, ४, ४; ११, ३, ३, २; ७, ५, ४, १, १६; १२, २, २, १३; १४, ८,

२, १; २; ९, १, ६; का. १, ३, ४, २; तै. ३, ७, ६, ३; १०, ११, ३; तां. १७, १, २; जै. ९५; १००; १८८; जैड. १, १४, १, १; छ, ५, १, ४; मं. १, ६, १६; २, ४, ६; गो. १, १, १३; १६; ३१; २, २, ४; ५; ६; ४, २, ४; ५, २, ५; -र्यस्य मं. १, ६, २, ५; -र्येण शांआ. १३, १; श. १४, ७, २, २, ५; तैआ. २, १, १; जै. १३०; गो. १, १, २९.
 ब्रह्म-चारिन्-रिणः श. ३, ६, २, १, ५; तैआ. ७, ४, २; ३; १०, ६२, १; ६३, १; जै. ६; मं. २, ६, ५; गो. १, २, २; १८; -रिणम् श. ११, ३, ३, १; १४, ६, १, ३; तै. ३, ४, १६, १; गो. १, २, ६; -रिणि गो. १, २, ४; -रिणे श. १, ६, २, ४; तै. ३, १०, ९, ३; सा. १, २, ५; ३, ९, ८; गो. १, १, २, १; २, ६; -रिणौ जै. १५२; सा. ३, ४, ६; -रिन् तै. ३, १०, ९, ५; -री श. ५, १, ५, १७; ११, ३, ३, १; ५, ४, १; २; ३; ४; ५; १८; १२, १, १, १०; तै. ३, १०, ९, ५; तैआ. २, १८, १; जै. १६९; जैड. १, ६, ३, ३; १७, २, १; मं. ३-५; गो. १, १, ३१; ३३; २, १; ५; ६; ७; ८; ४, ६.
 ब्रह्मचारि-सुश्रली-त्योः ऐआ. ५, १, ५.
 ब्रह्म-चित्ति-तिः श. ८, ४, ६, १२.
 ब्रह्म-चोदन-नौ श. ३, ३, ४, १२.
 ब्रह्म-जप-पाम् गो. १, ३, ४.
 ब्रह्म-ज्य(√ज्या)-ज्यस्य तै. ३, ७, ९, २; -ज्यानाम् गो. १, १, ९.
 ब्रह्म-गुत्(√गु)-त् शांआ. १२, ३.
 ब्रह्म(प्य→)प्या-प्या ऐआं. १, ५, २.

ब्रह्मण्यवत्(न्+मत्तुप्)- ण्यवत् ऐ. १,
१३; २९; ३०; ६, १८; २०; शा. १,
५, १, ११; गो. २, ६, २; -ण्यवत्
शां. १९, १; -ण्यवत् तै. २, ५,
५, १; ३, १२, २, ४.
ब्रह्मण्यवती- न्यः शा. ११, २,
७, ३२.
ब्रह्म-तस्(ः) गो. १, ३, ३.
ब्रह्म-तत्त्व- -म् तैआ. १०, ११, १.
ब्रह्म-तेजस्- -जः शांआ. ३, ५.
ब्रह्म-त्व- -त्वम् ऐ. ५, ३२; ३३; शा.
११, ५, ८, ४; ७; जैउ. ३, ४, १, २;
गो. १, २, ११; १६; १९; २४; ३,
२; ५, १९; २, ३, ९; -त्वन गो.
१, ५, २, ४.
ब्रह्म-दत्त- -त्तः शा. १४, ४, १, २६;
जै. ११३; ११५; जैउ. १, १८, ४,
१; -त्तम् जै. ११५; जैउ. १,
१२, ४, १.
ब्रह्म-देव(त्य→)त्या- न्या गो. १,
१, २, ५.
ब्रह्म-दैवत- -म् गो. १, १, १६.
ब्रह्म-पति- -तिः शा. ११, ४, ३,
१३; तै. २, ५, ७, ४.
ब्रह्म-पुत्र- -त्रः शा. ११, ४, १, २; ९;
गो. १, ३, ६; ८.
ब्रह्म-पुरोगव- -म् शा. १३, ८,
४, १.
ब्रह्म-पुरोहित- -ताः शा. १२, ८,
३, २९.
ब्रह्म-प्रकृ(त→)ता- -ता प. ४, ७.
ब्रह्म-प्रजापति- -ती तैआ. ४,
१, १.
ब्रह्म-प्रसूत,ता- -त्तम्. शा. ४, १,
४, ६; -तस्य शा. ४, २, १२;
-ताः गो. २, २, ६; -ताम् शा.
५, ४, ४, ९.
ब्रह्म-ग्रन्धव- -वेन ऐ. ७, २९.
ब्रह्म-ग्रन्धु- -ग्रन्धो ऐ. ७, २७.
ब्रह्म-ग्रन्धुक- -कै जै. १५९.
ब्रह्म-भाग- -गः शां. २८, ४; शा.

११, ४, १, ११; मं. २, ४, १४; गो.
१, ३, १०; -गम् शां. २८, ४; शा.
१, ७, ४, १८; तै. ३, ३, ८, ९.
ब्रह्म-मय- -यः ऐ. १, २, २; २, ४०;
ऐआ. २, २, ४; शांआ. ३, ७; गो.
२, २, ६; -यम् गो. २, २, ६.
ब्रह्म-यज्ञ- -ज्ञः शा. ११, ५, ६, १;
३; तैआ. २, १०, १; -ज्ञम्
तैआ. २, ९, १; -ज्ञस्य शा. ११,
५, ६, ३; ९; -ज्ञेन तैआ. २, ११, १.
ब्रह्मयज्ञ-निष्ठ- -ष्ठः शांआ.
१३, १.
ब्रह्म-यशस्- -शः शांआ. ३, ५;
जैउ. ४, ११, ३, ११.
ब्रह्म-यशस- -सम् तां. १५, ५,
२६; -सस्य शां. ७, १०; १२, ८.
ब्रह्म-यशसिन्- -शसी ऐ. ४,
११; तां. १५, ५, २६.
ब्रह्म-युज्- -जा ऐ. ६, २२; शां.
२९, ४; गो. २, ६, ४.
ब्रह्म-योनि- -निः तैआ. १०,
६३, १.
ब्रह्म-रस- -सः शांआ. ३, ५.
ब्रह्म-लोक- -कः शा. १४, ७, १, ३१;
३९; जै. ११४; -कम् शांआ.
३, ३; तै. ३, १, ५, ६; सा. २,
१, ८; २, ८, ३; -कस्य शांआ. ३,
३; -काः शा. १४, ६, ६, १; गो.
१, ५, २५; -कान् शा. १४, ९, १,
१८; -काय तै. ३, १, ५, ६; -के
शा. १४, ७, १, ३९; तैआ. १०,
१०, ३; जै. ११४; -केषु शा. १४,
६, ६, १; ९, १, १८; -कैः जै.
११४.
ब्रह्म-वत्- -वान् तैआ. ९, १०, ४.
ब्रह्मवत्यु(तीऽउ-रुवती- न्यौ
शां. २९, ४.
ब्रह्म-वद्य(√वद्)- -म् शां. २७,
४; मं. २, ७, १.
ब्रह्म-वृनि(√वृन्)- -नि शा. १, २,
१, ७; १०; ३, ६, १, १७; का. २, १, ४,

५; ८; ९; -निः शा. ३, ५, २, ११.
ब्रह्म-वर्चस- -सम् ऐ. १, ५; ८; २८;
२, १; ४; ४, २; १०; ११; ८, ७; ८;
ऐआ. १, १, ३; ५, ३, २; शां. १७,
१; २; ९; शांआ. ४, १५; शा. ११,
२, ७, १०; ४, ३, ३; १३; १३, १,
५, ३; ५; ९, १; २, ६, ९; १०;
तै. १, १, ३, ११; ५, १०; २, १, ६;
७, ८, ७; २, १, ३, २; ९; ७, १, १;
१, २; ३, ३; ३, ७, ७, १३; ९,
२; ८, १३, १; १८, ५; २३, ३; ९, ५,
१; ४; ५; ९, ३; तैआ. १, २४, १;
२, १८, १; ५, ४, ६; ६, ११; ७, ३,
१; तां. ४, २, ५; ५, १, ९; ८,
१०, २; १०, १२, ३; १३, ३, २२;
४, १७; १५, १, ८; १६, १४, ५;
१५, ७; १६, ६; १७, ५, ३; ६, ३;
११, ८; १८, ७, २; १९, ५, ८; ७,
७; ८, २; १०, ५; ११, ६; १७,
६; १८, ३; २०, १०, १; २५, ६,
३; जै. १३९; १४५; १८०;
१८१; १८९; जैउ. १, १२, ३, ६;
१६, २, १२; ३, ३, ३, १; सा. ३,
२, ५; प. ३, ७; गो. १, २, २;
२, ५, ५; ५, ८; -सस्य तै. २, १,
४, ९; ७, १, २; ३, ८, २, १; तैआ.
५, ३, १; तां. २, ५, ४; ११, २;
-सानि तै. ३, ८, १८, ५; -साय
शा. ४, २, २, १६; तै. २, ६, ५,
२; ७, ७, ७; ३, १, ४, ६; ५, १०; ६,
४; ९, २२, २; तैआ. ४, १०, १;
तां. १, २, ४; ९; २, १७, २; ६, ५,
३; ६, १७; ११, १, ७; ५, २९; १२,
९, २३; १३, ३, २५; ९, २८; १४,
१, १४; ५, ३०; ६, ११; ११, ३८;
१५, ५, ३; ७, ८; ११, १६; मं. १,
७, ४; -से तां. १, २, ६; ४, ९,
१२; ६, ६, ४; १७, ११, ८; १९,
१४, ४; १५, ३; २०, १०, १; -सेन
ऐ. १, २८; २, ४; ऐआ. ३, १, १;
२; ५; ६; शांआ. ६, ८; १६;

७,२:४-८: १२-२३; श. १०,३,
 ५,१६; ११,४,४, ११; ५,४,५;
 १३, २,६,९; १४,९,४,२९; तै.
 १,२,१,१५; २,७,१,४; ३,७,६,
 २०;९,५,१; २; ११,९,८; तैआ.
 २,१०,१: १८,१; ४,३,३; ४१,
 १-३;५:६: ५,३,८; ६,१०,२;
 ७,३,४;९,६,१; ७,१; ८,१; ९,
 १; १९, ८,२: जै. ११६; सं. १,
 ६,३२; प. ४,७.
 ब्रह्मवर्चस-काम- -म: ऐ. १,५;
 २,१;२०; ४,२: ११; शां. १०,१;
 तैआ. १, २६, ६: तां. २, ५,२;
 ११,२; १७,२;७, १०,११; १३,
 ४,१७:१७,६,२; २०,१०,१; जै.
 १३१: जैउ. १, १२,३,६; प. ३,
 ७; -मम् श. ९, ३, ४. १४;
 -मस्य शां. २,२; श. ४, १, १.
 १४; का. १,३,१, २२; तै. २,१,
 ३,२; तां. १३, ४,१०; जैउ. ३,
 ३, १; ष. ४, ४; -मा: तां.
 २३,७,३; १६,१; -माय श. २,
 ३, १, ३१; तां. ७, १, ११; ८,
 १०,१.
 ब्रह्मवर्चसिन्- -मि तै. १,७,५,
 ३;२,१,३,३; जैउ. १,१६,२,१२;
 -सिन: शां. २४, ९; तैआ. ५,
 ६, ११; जै. १४५; -सी ऐ. १,
 ५;८;२,१; ४,२; ११; ऐआ. १,
 १,३; श. १,९,३, १६; २,१,३,
 ६;३,१, ३१;२, १३; ४, १,१,
 १४; ११, २,७, ११; १३,१,९,
 १;३,७, ८; का. १, १,३, ५;
 ३,१,२२; तै. १,१,२,१; ६; ३,
 १,४,६; ५, १०; ८, १३, १;
 १८,५,९, १९, ३; ११, ९,८;
 १२,५,३; तैआ. ४,६,२; ५,५,
 ३; तां. २, ५,४; ११,२; ७,१,
 १३;१०,११; १२,१०,१७; १३,
 ४,१७; जै. १३९;१४०; १४५;

१५१; १८०; १८१; १८९; जैउ.
 १, १२, ३, ६; सं. १; ष. ३,७;
 गो. १,२,२.
 ब्रह्मवर्चसिनी- -नी जै. १४५.
 ब्रह्मवर्चसि-तर- -र: तै. ३, ९,
 ५,१; तैआ. १,२४,१.
 ब्रह्मवर्चस्य,स्या- -स्य: तां. ६,
 ३, ५; -स्यम् आ. १: -स्या
 सं. १; -स्या: तैआ. १, २४,१;
 -स्यानाम् सा. २,७,१.
 ब्रह्मवर्चस्विन्- -स्वी मा. २,७.
 १-३.
 ब्रह्मवशिन्- -शी गो. १,१,२३.
 ब्रह्मवाच्- -च: आ. १.
 ब्रह्मवाद(√वद्)- -म् तै. १,२,१,६.
 ब्रह्मवादिन्- -दिन: तै. १,१,६,३:
 ९;९,९:३,४,१: १०,६: ४,१,४:
 १०,१०: ५,४,१; २,१,३,८; ४.
 ४;६;५, १; ३,१,१; ३;५,१: ९.
 १:७,९,४: ३,३,५,१: ९,१२;८.
 ७,३; २०,३: ९,३,२: तैआ. १,
 २२,९; २,२,१; १८,१; ५,२,२:
 ४,६:८, १०: ११, १;५: तां. ४,
 ३,१३: ८. ११; ६,४,१५; १३,
 १०,१५: १२,१; १४,५,८; २६;
 ११,५;३५; १५,५,५: ३२; १२,
 ३; २०,१४,८;१६,२;६; २१,१,
 ९; प. ४,५; गो. १,१,२४; २८.
 ब्रह्मवादिनी- -नी श. १४,७,३,१
 ब्रह्मवाद्य- -म् जैउ. ३,२,३,२.
 ब्रह्मवाहस्(√वह्)- -ंह: तै. २,
 ४,६,२.
 ब्रह्मविद्(√विद्)- -वित् श. १४,
 ६,७,४; ७,२,१२: तैआ. ८, १,
 १; गो. १,१,३८;५,२४; -विद्:
 श. १४,७,२,११; तै. १,४,८,६;
 -विदि गो. १,१, ३८.
 ब्रह्मविद्या- -द्या श. १४,४,२,
 २०.
 ब्रह्मवेद- -द: गो. १,२,१६:११.
 १-३.

५, १५; -दम् गो. १, ५, १९;
 -दस्य गो. १,१,२२; -दात् गो.
 २,२,५.
 ब्रह्मवृद्धि- -द्धि: -द्धे: वं १.
 ब्रह्मश्रवस्- -व: तैआ. १,२७,६॥
 ब्रह्मश्री- -श्री: प. १,२.
 ब्रह्मसंशित- -त: श. १, ४,२,९;
 तै. ३,५,३,१;७,६,२४.
 ब्रह्मसदन- -नात् शां. ६,१३; गो.
 २,१,१.
 ब्रह्मसम्मि- -त: गो. १,५,२५.
 ब्रह्मसलोकता- -म् तैआ. १०,१,
 १२.
 ब्रह्मसाम्- -म ऐ. ४,१९: श. ४,
 ६,६,५; १३,३,३,५; तां. ४,३,
 १;२; १३; ५,२, १०; ८,१,१;३;
 ८;१२;२,१:३; ५;७-९; ११;८,
 ११;१०, १:३;५; ७; ९,५,८;
 ६,१;२; ८;९; १०,४,७; ११,५,
 ११;११,८; ९; १२,४,१९; १०,
 २०; १३,४,१८; १५,१०, १२;
 १६,८,५:७;११,१२; १८,४,८;
 ६,१४;९,२; ११,१;१०; ५,१९;
 २१,४,१०;११; ९,१२; जै. ६९;
 १३०; प. ३,८; -मनी तां. १९,
 ७,४; -म: जै. ११४; -मा तां.
 ५,२,१२.
 ब्रह्मसाम्- -म् तै. १, २,४, ३;
 ४,६,३; ८,२,५.
 ब्रह्महत्या(√हृत्)- -त्या श. १३,
 ३,५,३; -त्याम् श. १३, ३, १,
 १; ५,४,१; तैआ. १०, ४८,१;
 -त्यायै श. १३, ३,५,३; ४; तैआ.
 ३,२०,१.
 ब्रह्महृन्- -हृन् श. १३,३,५,४;
 -हणम् तै. ३, २,८,१२; -हृन्
 तै. ३,२,८, १२; -हा सा. १,५,
 १६.
 ब्रह्मा(=हृन्ऽआ)द्य(√अद्)- -म्
 ऐ. ४,११; तां. १०,४,५:१७,१,९.

ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-धिपति- -ति:तैआ. १०,४७,१.
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-धे(-र्वऽक-)-चे-
 -चैां शां. ७,१०.
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-ह- -है: शांआ. ३,१.
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-सन्दी- -म् जैउ. ४,११,३,१०.^१
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-साद- -म् गो. १,३,४.
 ब्रह्मा(-ह्यन्ऽअ-)-लङ्कार- -रेण शांआ. ३,४.^१
 ब्रह्मिष्ठ(-ह्यन्+इष्टन्)- -ष्ट: श. ११,६,३,१:२: १४. ६,१,२-४:
 गो. १,३,६; २,१,३; ४: -ष्टम् ऐआ. ३,२,३; शांआ. ८,३; -ष्टाय श. ११,६,३,२; १४,६,१,४.
 ब्रह्मी-कृत्य शांआ. ८,११.
 ब्रह्मीयस्(-ह्यन्+ईयस्)- -यसाम्ऽइव गो. १,३,५; -यान् तां. १४,६,६.
 ब्रह्मोद्य(-ह्यन्/वद्)- -द्यम् ऐ. ५, २५; शा. ४,९,२०; ११,२,१,२; ५,२, १; ६,२,५; १२,२,६,९; ५, २, ११; २२: १४, ६, ८, १; १२; तै. ३,९,५,१; तां. ४, ९, १२; जै. ९२; ९४; -द्ये श. १३, ५, २, २३.
 ब्रह्मौ(-ह्यन्ऽओ-)-दन- -न: जै. १२०; गो. १,२,१६; -नम् श. १३,१, १,१; ४; ४,१,५; तै. १, १, ९, १; ३; ८; ३, ८, २, १; जै. १२०; गो. १, २, १६; -नान् श. १३, ३, ६, ६; ७; तै. ३, ९, १८, १; २; -ने श. १३, १, १, ४.
 ब्रह्मौदन-प्रवर्ग्य- -वर्गो गो. १, २, १६.
 ब्रह्मौ(-ह्यन्ऽओ-)-पधि- -धी: गो. १, ४, २.
 ब्राह्म- -ह्यम: श. १३, ३, २, ८; सा. १, १, १४; दै. २, ९; -ह्यम् श.

१४, ७, २, ५; तैआ. ३, १३, २; गो. १, १, २५; -ह्यस्य आ. १, ३२१; -ह्यमणि दै. १, २१; गो. १, २, ८.
 ब्राह्मी- -म् जैउ. ४, १०, ४, ७; सा. २, ७, ४; गो. १, १, १६.
 ब्रह्महमण- -गम् ऐ. ६, २५; ७, १२; ८, २; १७; शां. ३, ६; ९; ४, ५- ७; ९-१३; ५, १; ३; ४, ५; ६; ८; ७, १०; ८, ६; १५, १; २; १६, १; ३; १०; १९, ५; ०-९; २०, २; ३; ४; २१, ३; ४; २२, १; २; ३; ५; ८; ९; २३, १; २; ३; ६; ७; ४; ५; ६; ७; ८; २४, २; ३; ६; ८-१०; ११; २६, ८; १७; २७, २; २८, २; ३; २९, २; ३; ६; ७; ३०, १; २; ३; ११; शांआ. १, ३; २, ४; ८, १०; श. २, ४, २, ६; ४, १, ५, १८; ६, ९, २०; ६, २, १, २९; ६, १, ५; ११, ७, २, ८; १२, ३, ५, २; ५, २, ४; १३, १, ८, ३; २, ३, २; ६, ८; १०, २; ४, १, ५; ६; १३; २, ७; ८; ११; १३; १४; १५; ३, ५; ५, १, ४; ११; १३; १६; ३, ७; १४, १, ४, १३; तै. १, ३, १०, ३; ३, १२, ५, १०; १३; तैआ. १, ३०, १; तां. ११, ३, ३; १०; ५, ३; २३; ८, ६; १०, ७; १७; १२, ३, ८; १६; ५, ९; १७; १७, ८; १६; ९, ७; ११, ८; १५; १४, ३, ६; ५, ११; २०; ९, ६; १४; १७; ११, ७; २४; २९; १५, ३, ५; ८; ११; २६; ३३; ५, ७; १८; २१; २४; २७; ६, ६; ९, ४; ११, २; ६; २४, २०, २; जै. १८६; जैउ. ४, ११, २, ५; आ. १; दै. ३, ३; ८; १७; गो. १, १, १३-१५; २२; २३; २४; २७; २९; ३०; ३८; ३९; २, १; ७-९; १३; १४; १६; १७-१९; २१-

२३; ३, १-५; १०-२०; २२; २३; ४, ६-१०; २३; ५, १; ३; ५-१०; २१; २२; २५; २, १, २१; २३; २६; २, ५; ४, १; ३; १५; १७; ६, १६; -गानि तैआ. २, ९, १; १०, १; ११, १; -णे ऐ. १, २५; श. ३, २, ४, १; ४, १, ५, १५.
 ब्राह्मणी- -गी शांआ. १, ५; ६; जैउ. ३, १, ४, ९; -णीनाम् तै. १, १, ४, ८; -ण्य: शां. १६, ४; -ण्या शांआ. १, ५; जैउ. ३, १, ४, ५; ९.
 ब्राह्मण- -ण ऐ. ५, १४; ७, २८; ३४; ८, २२; २३; शां. ३, २; श. २, ३, १, ३९; का. १, ३, १, २८; -ण्य शा. १, ४, २, २; ३, ३, ४, १९; १०, ३, ४, १; तै. ३, ५, २, १; तैआ. १, १२, ४; प. १, १; -ण: ऐ. १, २८; २, ३६; ५, ३३; ७, १५; २०; २३; २४; २५; ८, २२; २५; २७; शां. २८, ६; शांआ. ४, ९; श. १, १, ४, ६; २, १, ८; ३, ३; ५, २०; ३, ४, ९; १३; ४, ३, २; २, १, २, १४; ३, ५; ३, १, ३९; २, १२; ४, १, १०; ५, ३, १८; ३, १, १, ९; २, १, २४; ३९; ४०; ३, २, ५; ६, २, २४; ९, १, १२; १४; ४, १, ४, ५; ६; २, ४, ७; ५, १, १, ११; १३; ५, २; ४; ८; ११; २, ३, १२; ५, ११; ४, २, १; ३; ७; ४, १५; ५, ४, ९; ६, ४, ४, १३; ७, ५, २, ३७; ११, ३, ३, २; ५, ४, १२; ७, १०; १२, ४, ४, ६; ७; ५, २, १५; ७, २, २; १३, १, ५, २; ३; ५; ६; ९, १; ३, ७, ८; ४, २, ८; ११; १४; १७; ६, २, १०; १९; १४, ४, २, २३; २७; ५, १, ५; ६, ४, १; ८, १०; ७, २, २३; २८; ९, ४, ११; का. १, १, २, ९; ११; ३, ४; ५; ३, १, २८

† 'ब्रह्मेयसाम्ऽइव' इति मुपा. ।

४,२,५;५,२,१७;२,१,३,११;४,
 ६;१३;२,१,१६; ३, २०; तै. १,
 १,२,५;६; ४,२:९,६; २,६, ७;
 ४,४,२; ४; ५,३,४; ८,६, २;
 २,१,४,५:२,१,३; ५; ७,३,१;
 ९,४: १८,२;८,८,९; ३,७,३,२;
 ३;८, १३,१; १८,५:९, १४,२;
 ३;१९,३; तैआ. १,६,२;८,७;२,
 १,१; २, १: १३, १; ३, ७, १;
 १२,५; १३,२;४,४,५;७,८,१;
 १०,६४,१; तां. ५,३,११; ६,१,
 ६; १५,४,८; १९,१७,६; २३,
 १६,५; जै ३;८;६८;९८; १०१;
 ११२; १३३;१४७;१५०; १५१;
 १७६;१८०;१८२; १९३; जैउ.
 १,१,४,२; ३,१,१,२,१; २,५,३;
 ४,२,५;५,८,११; ६,२,२; ३,४;
 ५,७; ४,२,१, ११; ६,३,२; ३;
 आ. १: सं. १,४,१-५;२,४,६;
 ष. १,१;४; ४,५; ७; गो. १,१,
 २२;३४-३६; २,२:५: ६: १३,
 १४;२०; २१; २२;२३; ३,६:
 १६;२,२,१९;३,९; -णम् ऐ. ३,
 ४५;५,२३: ८,२४; ऐआ. ३, १,
 ३; ४; शां. ६, ४; शांआ. ६,
 १९;७, ९-११; ११, ८; शा.
 १,३,४,९; ४,३,२२; ७,३, २८;
 २,३,४,६; ३, ९,४, १७; ४,३.
 ४,१९;५,३,३,१२; ४,२,३; ७;
 ६,४,४,१२; १३; ११,५,३,१२;
 ४, १६; ७, १; १२, ४, ४,६;
 १३,१,५,४; ३,५,४: ६,२,१०:
 का. १,३, ३,७; ४,१,५; तै. १,
 ७,२,६; ८,६,२; २,२,१,३; ४;
 ३, ४,१,१;७,३, ३; ९, १४,३:
 १५,३; तैआ. ६, ४, २; तां. ६,
 ५,९; जै. ३;८;१२; ३७; १०१;
 १२५; १८०; सं. १, ६, ३३; २,
 ४,६; सा. १,५, ७; ७, १५; सं.
 ३; गो. १, १, ३४; ३५; ३६;

२,१३;२०; २१; ३,१९; २,२,
 १३; २३; -गम्इव तां. ६, ५,
 ९; -णस्य ऐ. १, २८; ७, २५;
 सा. १,१,४, १२; ७,३,२८; ३,
 ८,२,२५; ५,१,१, ११; ४,२,७;
 १२,७,२,२;८,१,५:१३,१,५,६;
 ४,१,३;५,४,२४; ६,२, १८; ७,
 १,१३:८,३,११;१४, ७,२, २८;
 ९,४,२९; का. १,१,२,११;२,१,
 ३,१६; तै. १, १,२,६;९,६; ३,
 २,३; २, ७,३,१;२:३,७,३,१;
 ९,१४, ३;१२, ९,७; तैआ. २,
 ८,१;१५,१; तां. ६,१,१०; १६,
 ६,१४; २५, १३,१; जै १३९;
 १४४;१५१; आ. १; सा. २, ५,
 ३; ष. ४, १; गो. १, २, ११;
 २०; २३; ५, २४; २, १, ३;
 -ण्णा: शां. २८,६; शा. १३,४,२,
 १७;१,२;८,११२:९,२९; -ण्णा:
 शा. ११, ६,३,१; जै. ६; १५१;
 जैउ. ४, ६,१,५; -ण्णा: ऐ. ७,
 १९;२३;२४; ८, २३; सा. १,२,
 ४,२; १३; ३,३,८; ४,१, १४;
 १५;१६; ५,१, १२; ८,१, २८;
 २, १,४,४;२,२,६;३,२,८;४,२,
 १३;१४;५,३,१६; ३, १, १, ५;
 ११;५, ३,५;१२; ६,१,१: २२;
 ४,१,३,१७; २,४,९;३,४,४: ६,
 ६,५; १०,४,१,१०; ११,६,२,५;
 ३,३: १२, ३,१,७;९; ५,४, ८;
 १८; १४, ६,१,१;२;४,१; ८,
 ८; ९, १९; २९; ७, २, २६;
 ८,१,१; का. १, २,२,५; ३, २,
 १२; ५, २, १५; २, २, २, १;
 ८; तै. १, १,९,३;८;७,४,२; ६,
 ७;८,२,२;२,८,८,६; ३,१,२,९;
 १२,५,११; तैआ. १, ३,१,३:७,
 ११,३:४;१०,४८,१;४९,१;५०,
 १; तां. ८,६,४;१८,१०,८;२५,६,
 ५; जै. ६१; ६२; १३५; १३७;

१६४; जैउ. १,१,७,३;१३,१,१;
 २,२,३,१२;३,६,३,९; ४, ३,१,
 २; सा. १, ५,१५; प. १, १;४;
 ४,६; गो. १, १,२३;२,४;१८;
 २३;३,१९;२०; ५,२१;२४; २,
 १,६: -णात् शा. ५, ४,४, १५;
 ११, ५,३,१२; तै. १, ७,६,१;
 जै. १५२; सा. १, ६,८; -गान्
 ऐ. ७, २९; ऐआ. ३, २,४; शां.
 २८,६; सा. २,२, २,६; ३,२,८;
 ३,३,४,२०; ४,३,४,४; ९,४,३,
 १६;११,४,१,१;८,३,६; १४,६,
 ९, २०; का. १, २, २,५; तैआ.
 ६,५, ३; जै. १४५; जैउ. ३,६,
 २,६; सा. १,५, १५: ८,१३; प.
 १,१;४,६; ५,१०; गो. १, ३,६;
 -गानाम् ऐ. १,१३; ७,२९; ८,
 १७; शा. २, २,२,६; ४,३,४,४;
 ६,६,५; ५,३,३,१२; ४,२,३;९,
 ४,३, १६; १४,६, १,१; का. १,
 २,२,५; तै. १, ७,४,२;६,७; ३,
 ७,५,९;१२,९,२; जै. ९५;१४३;
 सा. १,५,१५; सं. २, ५,९; गो.
 १, ३, २०; -णाय ऐ. ५, २७;
 ७, १;३: ८, २०: २३; शा. ३,
 ४,१,२; ११,५,४, १२; १२,४,
 १,९: २,१:५,२, १४; तै. १,१,
 १०,६; ४,३,२; तैआ. १०, ४८,
 १; ४९,१; ५०,१; तां. १३, ४,
 १८; जै. १०१; सा. १, ७, ४:
 -णे शां. २५, १५; शा. १३, १,
 ९,१;१४,४,२,२७;१,१,११: तै.
 १,१, १०,३; २,७, ७,१; ३,८,
 १३,१: ९, १४,२: ३; तैआ. २,
 १५,१:४,११,१; जै. १३३; गो.
 १,१,२३;३८; -णेण ऐ. ३,४५;
 शा. १,९, ३,१६; ३, १,१, १०;
 १२, ९, १,१: तैआ. २, १५,१;
 तां. ६,२,३; जै. ९८;१०१; गो.
 १,१, ३४-३७; २,२०; ३, १८;

† 'ब्राह्मणम्' इति G. सुपा. । ‡ संदिग्धः पा० । || 'ब्रह्मणा' इति पाठः ।

-गेभ्यः ऐआ. ३.१,३,४; शांआ.
७.९-११; श १.५,१,१९^३; का.
१,३,२, ११; तैआ. २, १०, १;
१५,१; १०,३०,१; वं. १; -गेषु
ऐ. ७,१९; श ४, ४,१,१८; ९,
४,२,१४; ११,४,३, २०; तै. १,
४,८,५; ६; मं. १,६,३१; गो. २.
१,३; -गैः श. ३,३,४,२०; ११,
६,२,१; -गौ श. १३, १, ५, १;
२; तै. ३,९,१४, १^३; जै. १३३.
ब्राह्मण-कल्प- -ल्पः ऐ. ७, २९.
ब्राह्मण-कुमार- -म् तां. १३, ३,
१२; जै. १८०.
ब्राह्मण-कुल- -ले जैउ. ३, ५,
९,४.
ब्राह्मण-जात- -म् श. १३, ४,
२, १७.
ब्राह्मण-तर्पण- -म् सा. १, २, ५.
ब्राह्मण-ता- -म् ऐ. ७, २३; २९;
गो. १, २, ११.
ब्राह्मण-दार- -रान् सा. १, ६, ४.
ब्राह्मण-द्वितीय- -यः गो. १, २,
२०.
ब्राह्मण-भक्त- -म् जैउ. १, २,
३, १.
ब्राह्मण-भर्तृक- -म् ऐआ. ५,
३, २.
ब्राह्मण-भोजन- -म् प. ५, १०.
ब्राह्मण-सुव- -म् जै. २०९.
ब्राह्मणसुवीन- -नाः तैआ. १,
३१, ५.
ब्राह्मण-यज्ञ- -ज्ञः श. १२, ९,
१, १.
ब्राह्मण-रूप- -म् गो. १, ३, २०.
ब्राह्मण-वचन- -म् गो. १, १,
२५.
ब्राह्मण-वत्- -वन्तः तै. १, २,
५, ३.
ब्राह्मणवती- -म् श. ९, ४, २,
२७.

ब्राह्मणस्पत्य, त्या (← ब्राह्मणस्पति)-
-त्यः ऐ. ४, २९; ३१; ५, १, ८, १; शां.
१५, २^३; ३: २०, ३; ४; -त्यम् ऐ. १,
२१; ३, १७; जैआ. १, ५६; -त्यया
ऐ. ४, ११; -त्या ऐ. १, १९; ४, ११;
तां. १६, ५, ७; १८; -त्याः शां.
८, ५; २०, ४; २४, ५; २६, ८;
-त्याम् ऐ. १, ३०^३; शां. ८, ७;
-त्ये शां. ९, ५; -त्येन का. १,
४, १, २६.
ब्राह्मण-स्व- -म् सा. १, ६, १.
ब्राह्मणस्व-कल्प- -ल्पेन सा. १,
७, ५.
ब्राह्मणाच्छंसिन्- -सिनः ऐ. ३,
५०; ६, ६; ७; १५; ७, १; शां. १६,
११; २^५, ११; २९, ३^३; ६; ३०, ३;
९^३; तै. १, ७, ६, १; तां. ३, ११, ३^३;
५, १, १४; ६, ७; १८, ९, १४; २०,
८, १^३; ९, १^३; गो. १, २, १९; ३,
१८; ५, २४; २, ३, १४; ४, २; १४;
१६^३; ५, १२; १३; ६, ७; -सिनम्
श. ४, ६, ६, ५; १२, १, १, ६; गो.
१, ४, ६; -सिने ऐ. ६, २८; शां.
२९, ६; ३०, ३; ५; ९; श. ४, २,
३, १३; ३, ४, २२; ५, ४, ५, २२७;
तै. १, ८, २, ४; गो. २, ६, ८; -सी
ऐ. ३, ५०; ६, ४; ६: ८: १०^३; ११;
१२; १४; १८; १९^३; २०; २२; २४;
२९; ३१; ऐआ. ५, १, १; शां.
२८, ३; ९^३; २९, ८; ३०, ९; १०^३;
श. ९, ४, ३, ७; तै. १, ७, ६, १;
तां. ५, १, १४; ६, २; २^५, ४, ५;
१५, ३; १८, ४; गो. १, २, १९; २,
२, २०^३; २१; २२; ३, १४; २३; ४,
२; १६; ५, १२; १४; १५; ६, १; २^३;
४; ९.
ब्राह्मणाच्छंसि-स्व- -म् गो. १, २,
१९.
ब्राह्मणाच्छंसी(य→)या- -या
गो. १, २, १९; -याम् गो. २, ३,

१४^३; -याथै शां. ३०, ९.
ब्राह्मणाच्छंस्य, स्या- -स्यः श. ९,
४, ३, ७; -स्या श. ४, ६, ६, ५.
ब्राह्मणगायन्- -नाः श. १४, ९,
४, ४.
ब्राह्मणायनी- -नीः जैउ. १, १८,
२, ५.
ब्राह्मणीभयऽइव श. १३, ४, १, ३.
ब्राह्मण्य- -म् श. ११, ५, ७, १.
ब्राह्मि- -हूमये तैआ. ३,
१३, २.
ब्राह्म्य- -म् गो. १, २, ८; २१;
२२^३.
ब्रूवने मं १, २, २; गो. १, १, २१^३;
५, २१; ब्रूवतः श. ४, १, ५, १०^३;
ब्रूवते तां. १३, १२, ८; जैउ. ३,
५, ९, ५; ब्रूये जै. १५२; ब्रवीपि
तै. २, २, १०, २; ब्रूथ श. २, २,
२, २०; का. १, २, २, १६^३; जै.
१६८^३; ब्रवीमि श. ३, ९, ४, २४;
ब्रवीमि श. १, ९, ३, १६; १३, ८,
३, ४; १४, ५, ४, १२; १४; ७, ३,
१३; १५; तै. २, ८, ८, ३; ३, ७,
१४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,
३; तां. ८, १, ५; मं. १, १, १५;
२, १, १४; ब्रूमः ऐआ. ३, १, ५;
शांआ. ७, १३; गो. १, १, २७;
२, ११^५; ब्रवात् तै. २, ४, ३, ९;
ब्रवत् जै. १९०; ब्रवीत् श.
१४, ५, ४, ४; ६, ११, १; ७, ३, ५;
८, २, २; ३; ४; ब्रुवन्तु ऐ. १, १६;
शां. ८, १; गो. १, १, २७; ब्रूष्व
ऐ. ३, २१; श. १, ८, १, ८; तां.
१३, ६, ९; जै. ९५; १८६;
ब्रूतात् श. ३, ३, २, ६^३; ८, ३,
४; ४, १, ५, १०^३; ५, ८, १०^३; ११,
५, १, १२; ८, ४, ६^३; जै. १७२;
१७७^३; १८६^३; २०५; ब्रूहि ऐ.
७, २८; श. १, ९, २, १८; २, ५,
२, ४४; ६, १, ४७; ४, ५, ६;

६,३,३,११; १०, ४,३,७:६,१,
 ३; ११, ८,३,५; १२,६,१,३९;
 १४, ३,१,१०; ५,४,३; ६,७,५;
 ६:८,२;१०, ३; ६;९; १२; १५:
 १८;७,१,१६; १७;३९; ४०; ३,
 ४;९,१,८;९; तै २, ६, १५,२;
 ३,३,८,११; ६,१५,१; ११, ८,
 ५; तां. १५, ५, २०; २१, २,
 १; जै. ६; १६; १५२; २०८:
 जैड. १,१५,४,३; १८, ४, १३;
 ४,१०,४,७;११,२,६; ष. ४, ७:
 गो. १, ३, १६; ब्रूध्वम् जै.
 १५५; ब्रूत तैआ. २, ७,१; गो.
 १,२,६; ब्रवाणि ऐ. ३,४९; शां.
 ७,४; शांआ. ६,१; १९; श. १,
 ४,१,३५; २, २,३, २३; ११,४,
 १,९;२,२०; १२,६,२,२०; १४,
 ५,१,१; तां. ११, ११, १; सा.
 २,६,१२; गो.२,४,१५; ब्रवाणी ३
 ऐआ. ३,२,६; ब्रवाव श. ५, १,
 २,१८; अब्रूत ऐ.३,२,१; तां.१३,
 ६,९; जै.१३७; अब्रवीत् ऐ. १,७:
 २७;२,६; १६; २५; ३. १३;
 २०-२३; २६:२८; ३०; ३३;
 ३६; ३९;४२; ४५; ४९; ५०:
 ४, ५;८;२५; ५, १४;३२,६,
 १४;१५; ३३;३४;७,१९; ऐआ.
 २,१,४;२,२;४,२; शां. ६, १;
 २-९; ७, ६;१५,२; श. १,
 ६,३,१०;११;४,८; ३, ५,२, ९;
 ७,५,१,२२; १४, ६,१०,१; २;
 ५;८;११;१४;१७; अब्रवीत्
 श. १, ५,४,७;८-११; ६,४, ४;
 ७;११;२,४,२,१;२;३; ३, १,१,
 ४;९,४,१५; ४,१,३,१३; ६, १,
 १,१०; २,१;१३;१४;२१; २३;
 ३,२;३;४;९-१७;२, १,२५;
 ३१;३,२; ४;६; ७, ४,१, १३;
 ४०;२,१२;५,१,२२; ८,१,१, ३;
 २,१,१२;३,१,६;४,१, ४; ७;२,

२;३,२;५,३,१; ७,३,१६; ९,१,
 १,७;२,२२;२,३, ४९; १०, १,
 ३, ३; ४, ३, ९; ११, १, ६,
 १७-१९; ३, ३, १; १२, ७, १,
 १२;७,३,२; १४,१,२,१२;६,२,
 १;७,१; २-४;१०, २; ४,५;
 ७;८;१०; ११; १३; १४;१६;
 १७; तै. १,१,४, ४-६; १०,१:
 ३,२,२; ५,११,२; १२,३; ५;६,
 २,५;६: ६,१; ७,४: ७,१,२;३;
 ६;२,१,१,३; २,५;६; ६,२;
 ४;२,३,३;४; १०,१; २; ३,७,
 १;११,४;५,८,६; ७,१४,१; २;
 ३,२,८,९: ३,८,५; ६; ९,८,१;
 १०,९,५: १२,२, २-५;७;८;४,
 ३-६: तैआ. १,३,१: २३,३;४;
 २,२,१: तां. ६, ७,५; ७,२,१,
 २:८,२;८,१,४; ४,२; ८,१;६;
 ७;९,२१; १०, २,१; १२,११,
 ११;१३,१; १३,३,१२; २४; ४,
 १७;६,९;१०,८; १४,५,१५;
 ६,६;८; १५,५,२०;२४; २०,
 ३,२;१५,६;२१, १,१; २,१;
 २७, १३,३; जै. ९; १५; १६;
 १७;३४; ३७; ४१; ४८; ५१;
 ६३;७१;७२; ८८; ९९; १०१;
 १०२; १०८; ११७; १३६;
 १३९; १४१; १४८; १४९;
 १६०; १६६; १७०; १७१;
 १७७; १८०; १८१; १८२;
 १८६; १८८; १९०; १९४;
 १९७; १९८; २०१; २०३;
 २०५;२०७; २०८; जैड. १,३,
 १,२-४: ४,१, ३; २,११; ४,३;
 ६,२,९;१०;१५,४,२;३; १६,१,
 ३;८: २,४-१२; ३, १;३;५-८:
 १७,१,४;६;७;८;९; १०;११;
 २,२;७;३,५;८; ११;१,२;३; ७;
 ८;९;११; २,२; २,४,१,२०;३,
 ६,२,३;७,३,२; ४,८,१,५; १०;

२,२;६; ९;१४; ४,१; १०,३,४;
 ८; गो. १,१,१; २;४; २५;२,
 २०;१,१,२१; २,१,२; १७;२,
 १०; १३; ३,१३; १४; १५;२०;
 ४,११; १५ १७; ५, १; ६, ६;
 अब्रूताम् ऐ. २, ३; २२; ४, ८;
 ऐआ. २,४,२; श. १०, ४,१,५;
 अब्रूताम् श. १२, ७,१, ११; तै.
 १,१, ३,२; २,१,६,४; तैआ. ५,
 १,६;७,५; तां. ७, ८,१;२: १०,
 १;८,४,२;९,१,३६; २१,१,१;
 जै. १७; ३८; १०२; १०४;
 १४९; १९०; २०३; गो. २, १,
 १७; ३, १३-१५: अमुवत जै.
 १५५; अब्रुवन् ऐ. १, ७; १४;
 १८;२३; २४; २७; २,६; १९;
 २२;२५;३१; ३,१५-२१; २३;
 २३; २५; २६; २८; २९; ३३;
 ३९; ४२; ४५; ४,५; ७; १७:
 २५; ७,१४; ३२;६;३; ७,१३;
 ८,१२; ऐआ. २, १, ४; २,१;
 २;४,२; शां. २,७; ६,१; १८.
 १; शांआ. ९, २; श. १, ६, ३,
 १९;९,१,२५; ३,५,१,२३;३,९;
 ४,४, २,७; ५,१,१; ६, २,३,१;
 ३,१,२; ९,१,२, २२; १०,४,३,
 ९; अब्रुवन् श. १,३, ३,१६; ५,
 ४,६;७-१०; ६,१,७-९; ४,३.
 ४,५; ७,३,४-६: ३,१,२, १४;
 २,१,१९;३,६;४, ४;६,२, १७.
 १९;७, १,३०; ३,११; ४,१,३,
 ३;७;४,८;२,३,८: ३,४,२१; ५,
 २;६,७,६; ५,५,४,१२; ६,१,१,
 ३;२,२१;३,२; २,३,१; ३;५;
 ७;८: ९; ३,१,१;२; २;२; २३;
 ३,७;१३;१५;१६; ८,२,१;७,
 १,२, २-४; २, १, २; ४, १;
 १३;३,२,१४;४,१,३; १८;२३;
 ८, २,१,२;३,२,२;३;३,१;४;
 ७; ३,१,२; ३;४,१,२; ३;५;

२,२;५,१,२;३;३,४;६,१,२;
 ३,१;२; ४;९; ७,१,४;४, २;
 ९,१,१,२;७; २,२२;३;३; २,३,
 ३;३,२,७;३,४; ५,१,१८;२८;
 १०, १,३,६; ११, ४,३,२;५,८,
 ५; १२, ७,१,११;१२; १३;३,
 २;१३,२,१,१;३,४,२; १४,१,१,
 ११;४, १,१९; तै. १, ३,२, १;
 ५;३,१०,१; ६,६,४; ७,४; ७
 १,२;२,१,१,१;३;६,१;२,३,३;
 ४;६;७;५,१;७,२;३;४;६; १०,
 १;४;११;५;३,२,८,९; ९,६; ३,
 ८,५;८,१४,१;९,११,२; २,१,१;
 १२,२,१; ६;४,१; तैआ. २, ७,
 १; ३,१३,२;५,१,१;४; ६; तां.
 ४,१,१; २;१०, १; ६, ५,१०;
 ७,४,२; ५, ६; ८,२; १०, १०;
 ८, १,४;४,१;८,१;१६; ९, १,
 ३६;१२,५,१४;२,१;१३,३, २४;
 ४,१७; १०,८; १४, ४,७; १७,
 १,१;१९,७,१; २१, १,२;३;५;
 ७;२,१;१३,२; २५,१३,३; जै.
 ५; ९, ११; १४; १५; १६;
 १७,१९;३२;३४; ३७; ४७;
 ४८;४९; ६५; ७४; ९९; १०२;
 १०८; १३२; १३६; १३९;
 १४१; १४२; १४३; १४४;
 १५५;१६२;१६६;१७२; १७४;
 १७७; १८२; १८३; १८६;
 १८८;१९०; १९७;१९९; २००;
 २०७; २०९; २११; जैउ. १,
 ३,१,२; ३;२,६;८;३,२;४;६;४,
 २,३;४;७;९;४,२; ६,२,८; १५,
 ४,३; १६,१,१;२; ४-७;२, ४;
 ३, २; ४; १८, ३,८;२, १,१,
 ३;५;८;११;१४; १७; ३,२, ७;
 ४,१,३;६;१२: १५; १८;२,१०;
 ४,८,१,४;९;२,१;५; ९; १३;३,
 १;३;४,१;१०,३,३; ७; ११; सा.
 १, १,१५;१७; घ. ३,१२;४, १;

गो. १,१,७;२३;२,६; १९;२,१,
 ३;१७;२,२;६;७;११; ३,९; २३;
 ५,१; १५; ६,६; अमृथा: श.
 १४,८,१५,११; व्रवी: जै. १६४;
 अम्रवी: जै. २०१; अम्रवम् श.
 १२, ५,१,७; अम्रम श. १४, ६,
 ३,१; जैउ. ४, १०,४,७;११,२,
 ६; व्रवीत श. १४, ६,१, ३;
 व्रयात् ऐ. २,६;७;१३;१४; १८;
 २१; २२; २८; २९; ३१; ३७;
 ३,७;३४;४३;४,७;२६;५,२२;
 ३३;३४; ६,३;१२;१३; १४;
 १५;२४;२६;३३; ७,१७; २६;
 ८, १०; १५; १६; २८; गेआ.
 १, ३, २; २, ३, ६; ३, १, ३;
 ४; २, ६; ५, १, ५; सां. ३,
 ४;८; ६, ११;१२; ७, २;९;८,
 ८; ९, ४;१०,३;४;६; ११, ७;
 १२, ७;१३,९;१४, २;३;१७,
 १; २२, ३;५; २३,६; २५, १०;
 २६,५; सांआ. १,८; ३,६;७;
 ४,३;७,९; १०;११;८,११;
 १३,१; सा. १, १,४, १२; २,१,
 ७;४,७;१६; ५,१०; ३,५,३;४,
 १, ३;५; ३, ११-२०; ५, १,
 २६; २, १९; ५, ३, ८; ४, १;
 १२; ६,१,२०; ७,१,३; ३,२८;
 ४,२२;८, २,९; ९,१,१४; २१;
 २,१,४,१६;२,३,१८; २३;३,१,
 १६;२,८; ४,२,१९;५,३,१८;
 ३,१,१,१०;२,१९; २,१,४०;६,
 १,२९;३,९; ९,२,१५;३,९; ४,
 २,२,१६; ४,२,१८;५,६; ५,२,
 १-३; १०,१;७; ६,७,९;१०;९,
 २५; ५,२,२,१४; ६,१,२,३२;
 ३३-३५; ७,३,१, ३६; ४३;
 ४,१,३०;२,४०; ८,६,१,१६;९,
 १,१,१६;३,९;२,१२; १०,५,२,
 १६;१७; ११,२,६,३;१३; ५,८,
 ७;७,२,२;८,३,५;६; १२,२,२,

३;२, ३, ५;६; ८;३,५; ३-१०;
 ४,२,१; ४,६; ७; ५,१,४; ९;
 १७;२,३; ८,२, १४; १३,४,३,
 १४;६,२,२०; १४,१,१,२६; २,
 २,४८;३,१,१०; ९,३,२०; का.
 १,१,४,१०; १५;१८; २,३,१४;
 २१;३,१,९; ३,१६; ५,२, १७;
 २,१,४,५;२,७,५; ९; तै. १, १,
 ८,६;२,६,७;३,१,४;७; ४,१;४,
 ६,५; ५,४,१; ११,३;४;६,१०,
 १;२,१,४,५;६; ३,३,५,२; १२,
 ५, १०; व्रयात् श. १, १, १,६;
 २,५,२१;३, १, २७;५,२, २;९,
 ३, २३; २,१, ४,४; ३, ३, ४,
 १७;१९; ४,२,२,१५; ४,५,१९;
 ७,२,१,११; ४,१,३०; ८,१,३,
 ५; ९,१,१,१६; १७;४, ४,१६;
 १०,३,५,१५; ११,४,२,१;४;९;
 १३;१४;५,४,१३; १४; ७,२,
 ४;१२,४,१,४; २,७;९; ३,७;८;
 १४,४,२,१९; ६,५,१;७,५:१०,
 २;५;८;११;१४; १७; ८,१५,५;
 का. २,१,१,५; २,३,१९; तै. १,
 ५,४,१; ७,८, ३; तैआ. २, ८,
 १;५,३,८;७,३; ८,७;११,५; ६,
 ५,२; तां. ४, ८,१२; ६,४,१५;
 ६, १५; १४, ५,८; २६; ११,५;
 ३५;१५,५,५; ३२;१२,३; २०,
 १५,१५; १६, ६; जै. ६; ११;
 १२;१६; २६; २८; ३६; ४४;
 ६२; ८६; ९२; ९६; ११६;
 ११८;११९;१२४;१२६;१३९;
 १७०;१७७; जैउ. १, १, ४, ७;
 ५,२; १३,२,२; २,२,४,१-१०;
 ३,३,१;४,३,५; ५,३,३; ३,१,
 ३,१५; ३,२,६; ४,३,५; ४, २,
 १,४;७;१०; सा. १,५, १५; २,
 ६,७;३,४,४-६; ९;६, १२; घ.
 १,१;२;४; २,१०; गो. १, १,
 ३१;२,४;१२;४,१४-१८;१९;

२१; ५, ९; २, १, ४; २, १९; ३, ३; ७; ८; २३; ६, ६; १२; ब्रूयुः
 ऐ. ८, १७; शां. ६, १२; श. ११,
 ६, २, ५; १२, १, ३, २२; तां. ५,
 ६, ९; १५, १२, ३; सा. १, ५,
 १५; ष. १, ४; गो. १, २, १२;
 ब्रूयाः श. १२, ६, १, ३९; जै.
 १८६; ब्रूयाम् श. १२, ६, १, ३९;
 ब्रूयाम् ऐआ. २, ३, ५; श. ११,
 ६, २, ५.

ब्रुवत-वन् ऐ. ८, १०; ऐआ.
 २, ६, ८; ३, १, ३; ४; शां. २५,
 १४; शांआ. ७, ९; ११; श. १,
 ९, ३, १९; गो. २, ६, १३; -वन्तम्
 ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ९;
 १०; श. १४, ९, १, ११॥

ब्रुवाण, णा- -ण श. ३, ३, ४, १९;
 तैआ. १, १२, ४; ष. १, १; -णः
 श. १, ६, १, ८; २, १, २, १४; का.
 १, १, २, ९; तै. १, १, २, ५॥ तां.
 १४, १, ३; सा. १, ४, १७; ष. १,
 १; -णम् शां. ६, २-९; श. १०,
 ६, १, ११; १४, ४, २, १९; -णा
 जै. १०२; -गाः जै. १५१.

-:-:-

भ

भ-भः जैट. १, १, ४, २-५.
 भ-कार-रम् जैट. ४, ८, ४, २;
 -राणाम्, -रान् सं २.
 भक्त(√भज्)- -क्तन तै. ३, १,
 ३, २.
 भक्ति-क्तिः ऐ. ३, २०; तां. २०,
 १५, २; ९; -क्तिम् ऐ. ७, ४;
 -क्त्या दे. ३, २२.
 √भक्ष, भक्षयति ऐ. १, २२; २, २७;
 ३, ३; २, ९; ३, ३; ७, ३१;
 ३, ३; ३, ४; ऐआ. ३, २, ४; ५, ३,
 २; शां. २, २; १३, ६; ७; श.
 ४, २, ४, ९; ४, ३, ११; १२, ८, १,

६; १४, १, १, ३३; २, २६; ३, ३४;
 ४, १७; २, १, २, २; ३, १, ३६; २,
 ३१; भक्षयति श. २, ४, ४, २५;
 ४, १, ५, १; ४, ३, ७; ९, ४, ४, ८;
 ९; ५, १, १०; ११; १२, ८, १, ५;
 २१; २२; २, २४; २८; ३१;
 ३, ३०; ३१; १४, २, २, ४२;
 ३, १, ३१; का. १, ३, ४, १४; तै.
 १, ४, १०, ७; ६, ३, १०; तैआ. ५,
 १०, २; जै. १८; ष. २, ५-७;
 गो. २, ४, ५; भक्षयन्ते शां. ४,
 ९; भक्षयन्ति ऐ. ३, ५; शां. २,
 २; ८, २; १२, ५; १३, ७; श. १, १,
 ३, ७; ४, २, ४, ९; का. २, १, ३, ५; तै.
 ३, १, २, ४; भक्षयन्ति श. १, ४, २,
 १४; २, ४, ४, १५; २५; ३, ५, ३, ५;
 ६, १, १; २३; २, २५; ९, ४, १६;
 ४, ४, ३, ११; ५, १, २, १९; १२,
 ८, १, २; ३; ४; २, २१; २२;
 २३; २६; २९; ३०; १४, ९, १, १९;
 का. १, २, ४, ९; १४; तै. १, ६,
 ३, १०; तां. १८, ५, १५; १६;
 २५, ४, ४; जै. १८; १४२; १४३;
 ष. ४, ६; गो. १, ३, १९; २, ३,
 १; भक्षयामि ऐ. ७, ३३; ३४;
 ८, २०; शां. १२, ५; श. ४, ४,
 ३, ११; १२, ८, १, ३; ५; तै. १, ४,
 २, ३; २, ६, ३, २; ३, ७, ९, ७; १०,
 ६; १०, ८, २; तैआ. ४, २१, १;
 तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १, २;
 ४; ९; ९, ९, ११; भक्षयामसि ऐ.
 २, २२; जै. १२; भक्षयाम्भकार
 श. १, ६, ३, ७; ५, ५, ४, ८; भक्ष-
 यिष्यति श. १२, ८, १, ६; भक्ष-
 यिष्यामः शां. १२, ३; भक्षयते
 जैट. ३, ७, १, ८; भक्षयाध्वे श
 ११, ५, ५, ११; भक्षयाम जै.
 १४२; भक्षयेत् ऐ. २, ३०; ७,
 ३०; ३३; ३४; शां. १३, ९; श.
 ३, ६, १, २३; १२, ८, २, २१; तां.

९, ९, १०; ष. २, ७; गो. २, ३,
 ६; ८; भक्षयेयुः शां. २७, ४;
 अवभक्षन् श. १, ६, ३, ८.
 भक्ष-भः ऐ. २, २२; ७, २९;
 ३०; ३४; शां. ८, ९; १२, ५; १३,
 ६; ९; श. १, ८, १, २३; ४, २,
 १, २९; ४, ३, १०; ५, ११; ५, ४,
 १२; १२, ६, १, ३२; ७, १, ९, ८,
 १, ५; तै. २, ८, ८, १२; ३, ५, ८,
 २; १३, २; १०, ८, २; तां. १, ६,
 ४; ९; जै. १२७; सं. २, ८, १२;
 गो. २, ३, ८; ४, ६; -क्षम् ऐ. १,
 २२; ७, २८; ३१; ३३; ३४; ऐआ.
 १, २, ४; ५, ३, २; शां. १२, ५;
 १८, ८; श. ४, ३, १, २०; ४, २,
 १६; ५, ५, ४, २६; १२, ७, ३, १;
 १४, ३, १, ३०; तै. ३, ७, ९, ५;
 ७; तैआ. ४, २१, १; तां. १, ६,
 १२; गो. २, ४, ६; -क्षय जै.
 १२७; -क्षाः ऐ. २, २५; ७, ३०;
 श. ४, ४, ३, १०; १२, ८, २, २९;
 ३०; -क्षायाम् ऐ. ७, २९; -क्षाय
 ऐ. ७, ३१; -क्षीं (=क्षम्) ऐ. ७,
 २८; -क्षाय श. ४, १, ३, ६; १०; २,
 १, २९; ४, ३, ९; १०; १२, ६, १, ३२;
 -क्षे शां. ८, ९; १२, ५; -क्षण
 ऐ. ७, २९; शां. १८, ८; गो. २,
 ४, ६; -क्षेः श. १२, ८, २, ३०.
 भक्ष-परिधि-धीन् शां. १८, ८.
 भक्षण-णस्य जै. १२७.
 भक्षयत्-यन् श. १४, ४, १, २६;
 सा. २, ६, ३; ३, १, १३; -यन्तः
 ऐ. ४, १३.
 भक्षयिष्यत्-प्यन्तः श. २, ४, ६,
 १५; का. १, ३, ४, ९; -प्यन्तम्
 ऐआ. ५, ३, २.
 भक्षयित्वा ऐ. २, ३०; ७, ३६;
 शांआ. ११, ४; श. ४, ३, १, १;
 तै. ३, २, ३, ११.
 भक्षित-तः ऐ. २, ३०; ७, २६;

॥ 'ब्रु' इति मुपा. स्वरध्वन्त्यः । 'भक्षन्ति' इति मुपा. चिन्त्यः । 'भू' मुपा. स्वरः प्रामादिकः ।

३१; ३३; ८, २०; शां. १२, ५; श.

१२, ८, १, ३; ५; जै. १२: -तस्य

ऐ. ७, ३४; तां. १, ५, ९; जै. १२७.

भक्ति-वृत्त- -वाग: ते. ३, ७, ५, ७.

भक्ष्यमाग- -ण: श. १२, ६, १, ३२.

भग-भगवत्-, भगिन्- / भजू द्र.

भग्न(√भञ्ज्)- -सू प. १, ४.

भङ्ग- -ङ्गम् शां. ४, १; -ङ्गा: शांआ.

१२, ३; -ङ्गेन श. ४, १, १, २६.

भङ्ग-श्रवसू- -व: तैआ. ६, ५, २.

भगेरथ- -थ: जैउ. ४, १, १, २.

भगोत्(ः) भगवत्- द्र.

√भज्, भजते शां. ३, ६; ५, ५; २२,

३; २७, २; २८, ६; तै. १, ८, १०,

३; तां. २, ९, ३; ७, ६, १३; १४; १८,

११, १०; गो. २, १, २३;

भजति तै. ३, ३, ७, १०; भजते

शां. १२, ६; श. ९, ५, २, ९;

भजन्ते तां. २२, ५, ४; जै. १६४;

भजामहे तै. २, ४, ३, ९; मं २,

४, १; भेजे तां. २०, १६,

१; गो. १, २, १८; वभक्त्य श.

१, ९, २, ३; भजताम् तै. ३, ७,

५, ९; भजतु तैआ, १०, १, १०;

भजस्व तैआ. १०, ४३, १; भक्ति

तै. २, ८, ९, ८; भजामहे श. २,

६, २, १३; का. १, ६, २, ७; जै.

३४; ३७; अभजत जै. १०१; अभ-

जत् ऐ. ३, १३; २०; अभजन्त

शां. ९, १; १०, ६; जै. ४७; गो.

१, २, २२; भजेमहि श. १, २, ५,

३; का. २, २, ३, ३; भक्षीष्ट ऐ.

७, १८; भक्षीय श. २, ३, ४, २५;

का. १, ४, १, १९; तै. २, ५, ८,

७; भक्षीमहि २, ८, २, ६; तां.

१, ३, ८; ५, १२; १५; ६, ३;

अभाक्त ऐ. ५, १४; भक्त: तै. ३,

७, ५, ९; अभाक्षु: ऐ. ५, १४.

भाजयति श. ३, ६, १, १; २१;

८, २, १६; तां. २, ८, २; ६, ४, १४;

भाजयन्ति जै. ५०; भाजयाम्-

कार श. ४, १, ३, १४; १५; भाजय

तै. २, ४, ६, ५; भाजयत तैआ. ४,

४२, ४; १०, १, १२; अभाजयत् श.

१४, ४, ३, १: ३. भक्त-, भक्ति-, गद्र.

भग- -ग तै. २, ५, ५, २; ५,

८, ९, ८; ९; -ग तै. २,

५, ५, २; ३, १, १, ८; तैआ. ७, ४,

३; -ग: ऐ. ७, १५; ऐआ. ५,

१, ५; शां. ६, १६; श. १, ७, ४,

६; ५, ३, ५, ९; ६, ३, १, १९; १४,

९, ४, ५; तै. १, १, ९, २; २, ४, १,

११; ५, ५, १, ६; ५, ६; १३, २; ८,

८, १२; ९, ८; ९; ३, १, १, ८; ४,

१०; तैआ. १, १३, ३; ३०, १; तां.

११, १०, ५; २४, १२, ४; २५, १८,

४; जै. १११; १५१; जैउ. ४,

५, १, १; सा. २, ६, ४; मं. १, २,

१६; ६, ३३; गो. २, १, २;

-ग: ऽह्व शां. १५, २; -गम् श.

११, ४, ३, ३; ७; १५; तै. १,

५, ३, ३; ७, ३, ३; २, ४, ५, ३; ५, ३,

३; ४, १; ६, १६, १; १७, ७; १८, ४;

२०, ५; ७, १३, ३; ८, ४, ४; ६, ३;

९, ७; ८; ९; ३, १२, ७, ५; -गस्य

शांआ. ९, १; श. २, ६, २, १३;

का. १, ६, २, ७; तै. १, १, २, ४;

५, १, २, ३; ६, १०, ५; २, ४,

६, ६; ८, ८, ६; ३, १, १, ८; तैआ.

१, ११, ३; -गाय ऐ. १, २६;

शां. ६, १३; श. १, ७, ४, ६; ३,

४, ३, २१; ४, ४, १, ६; ५, १, १,

१४; १६; ३, ५, ९; ६, ३, १, १९;

तै. १, ७, ३, ३; ३, १, ४, १०; मं.

१, १, १; २, ५, ६; गो. २, १, २;

२, ४; -गेन तै. २, ६, १३, ३.

भग-वत्- -गव: ऐ. ३, २०; ५,

१४; ८, २४; श. ३, २, १, २१; ८,

३, ४; ११, ५, ५, ३; १०; ८, ४, ४; ५;

१२, ९, ३, ७; १४, ९, २, १३; तै.

२, ३, १०, १; ३, १, १, ८; ११, ८, ४;

तैआ. ४, २८, १; ९, १, १, २, १, ३;

१; ४, १; ५, १; तां. १३, १०, ८;

जै. ६; १२५; १६३; १६८;

१८६; १९३; जै. १, १८, ४, ११;

२, ३, २, १; ३, २, ३, ३; ८; ४, १०;

५, १; ५, १, ६; १४; २, ८; १२:

३, २; ६; ४, २; ६; ५, २; ६;

६, २; ६; ७, २; ६; ८, ६; १५; ६, १,

५: ७-गवत: गो. १, १, ४: -गवते

श. १४, ७, १, १६; १७; ३९; ४०;

७, २, १०; ३०; -गवन् शांआ.

९, ७; श. ११, ५, ३, ७; ८-११;

११, ५, ५, ४; १४, ६, ७, २; ११,

१; ६; गो. १, १, ४; २५; २८; २,

१८; ३, १४; -गवन्त: श. १०, ६,

१, ३; १४, ६, १, ३; ८, १; १२; ९,

२९; तै. २, ५, ५, १; ८, ९, ८; ९;

तैआ. २, ७, १; १०, ६, ३, १; जै. ६;

-गवन्त: जैउ. ४, ६, १, ५; -गव-

न्तम् श. ११, ५, ३, ८; ९-१२; १३;

गो. १, १, ७; २८; ३, २०; -गवन्तो

गो. १, २, ५; -गवान् श. १०, ६,

१, ३; १४, ५, ४, ३; ४; १३; ६, ११,

१; ७, ३, ४; ५; १४; तै. २, ५, ५, १;

८; ९, ८; ३, १, २, ११; -गो: शां.

१४, ५, ४, २; ७, ३, ३; गो. १, २, १८.

भगवती- -ति श. १, ८, १, ९;

-ती ऐ. १, २, २; ५, २७; ७, ३;

शां. ८, ७.

भगिन्- -गी तै. १, १, २, ४; ३,

१, ४, १०.

भगिन्-तम- -म: श. ६, ३, ३, १३.

भज्यमा(न→)ना- -ना ऐ. ३, २२.

भाग- -दुष-, -धेय-, -वित्ति-,

भागिन्-, भाजन- अद्र.

भट्ट,श्री(√भट्) -ट्ट: श. ३, ३, ४,

१४; तै. १, १, २, ३; ४, ५, ६; ३,

५, ६, १; जै. १२३; सा. १, ८, ६; २,

६, ३; ३, २, १; -ट्टम् ऐआ. २, ३, ४;

५,२,२; शां ३०,३; शांआ. १२.
 ४; १४,२; श. १,९,१,४^३: २,२,
 ४,१३; ३,१,२,२०^३; ५,४, १६;
 १७^३; ४,५,७,८; ६,९,१९; ६,७.
 २,४^३; ९,२,३,४१: का. १,२,४,
 १०^३; तै. १, ३,३,६; २,४,६,३;
 ७,९; ५,१,३; ६ ५, ४: ८,५,१;
 ७,१; ८, ११; १२: ३,२,३,७,५,
 १०,१; तैआ. १,१, १^३; २,१,३^३:
 ३२,२; २,२,१; ३,११,९: ६ ३,
 २: १०,१०,२: ४९,१; तां. ५,१,
 १९; १३, १२, ६; जैउ. १, १५,
 १,२; ३; आ.जैआ. १, १७३; मं.
 २,३,५; ४, १: गो. १, १, २५;
 -द्रा ऐ. १,२९; ५, २५^३: ८,७;
 शां. २७, ५^३; तै. ३, ६,१०,५;
 तैआ. १,२,४; १०,२; ४,५,७: ६.
 १०,२; १०, ३९,१; मं २, ४,२;
 -द्रा: ऐआ. १, ५, ३; शां. २०,
 ४; तै. १,१,२,२; ४,४; ६: २,८,
 ७,१; ९, ३: ९; ३, १२, १, १;
 -द्रात् ऐ. १, १३; शां. ७, १०:
 तै. २, ४,८,७; -द्रात् मं. २,१,
 १३: -द्राय ऐआ. ५, १, २; तै.
 २,८,७,१; ३,४, ९,१: -द्रायाम्
 तै. ३, ६, १०, २; ४; -द्रे तै.
 २, ५, ६, ३; ८, ४, १; ७, ५;
 -०द्रे मं. १, ६, २८; -द्रेण श.
 ५,१,२, १८; १२,७,३, २२: तै.
 १,३,३,६; २,६,१,५.
 भद्र-यज्ञायज्ञिय-ये शांआ. ३,५.
 भद्र-व(त्→)ती-म् तै. ३, ४,
 १५,१.
 भद्र-वाच्-०च: तै. २,८,८,१२.
 भद्र-वाच्य-च्याय श. १,८,३,
 १०^३; ९,१,१; २,५,२,४२; ६,१,
 ४५; का. १,५,१,३७; ६,१,३०:
 तै. २,६,१५,२; ३,३,८, ११: ६,
 १५,१.
 भद्र-शर्मन्-र्मणः, -र्मा वं. ३.

भद्र-श्रेयस्-यसी आ. २,१२,१.
 भद्र-सेन-म् श. ५,५,५,१४.
 भद्रा(-द्रा-आ-)सन-ने सा. ३,
 ५,१.
 भन्दन-नानाम् श. ११, ५,
 ९,८.
 भन्दमान-न: तैआ. ३,१०,४.
 भन्दिष्ठ-ष्ठ: तैआ. ६, ११, १:
 -ष्ठस्य तै. २,४,७,९.
 भन्त्स्यामि/वन्ध् द्र.
 भय(√भी)-यम् शां. ९,४; श. ११,
 ५,३,८-१२; १४,४,२,३^३; ७,१,
 २०^३; तै. १,२, १,९; ३, ७,७,
 १४; तैआ. ८, ७, १^३: तां. २३,
 १६,१०; गो. १,२, १८^३; ३, ६:
 १३^३; ५, २४; २,६, १६: -यात्
 मं. २, २,७: -यानि श. १४,७,
 १,१४^३; -ये श. १३,२,२,९; तै.
 ३,८,२३,३; सा. २,४,५.
 भय-द्-दम् जै. २०४: -दस्य
 जैउ. ४,६,३,७.
 भयेढक-क: तैआ. ४,३१,१.
 भय्य-म् तां. १०, ५, १६; २३,
 ६,६.
 भुर(√भृ)-र: जैउ. ३,५,८, ११;
 -रागाम् ऐ. ६,२४; -रं तै. २,
 ४,४,३: ८,१,३; आ. १, ४०५;
 -रेषु तै. २,७, १३,३; ८,३, ६;
 जै. ८१^३.
 भरेषु-जा-जाम् तै. २,४,३,८:
 ७,४,१.
 भरण-गात् दै. ३,२,१.
 भरणी-णी: तै. ३, १,२,११^३.
 भरषडकेष्ण-ष्णेन जैउ. १,१७,२,२
 भरत्-रताम् तां. १८, १०, ८;
 -रन् श. ६, ४,४,७^६: ८; -रन्त:
 श. २,३,४, २८; ६,६,३,८; ४,
 १; २; का. १,४,१, २२; -रन्तम्
 श. ६,३,२,३^३.
 भरन्ती-न्ती तै. २,८,२,५.

भरद्वाज-०ज तै. ३,१०,११,३;
 ४; -ज: ऐ. १,२१: ३,४९^३; ६,
 १८; ऐआ. १,४,१^३: २,२,२^३; ३,
 १,६; शां. १^५, १; ३०, ९; श.
 ८,१,१,४^३; १४, ५,२,६; तै. ३,
 १०, ११, ३; जै. ३५; १४५;
 २०५^३; गो. २,१,१८; ६,१: -जम्
 गो. २,३,२३; -जस्य शां. २९,
 ३; तां. १२,१०, २३: १३,११,
 ११; १५, ३,६; जै. २०५: आ.
 १,७९; १०८; १३२^३; १४१; २३३;
 ३९६; ४६३; ५८२; २,२, १३;
 १६,१; मं. २,७,२; -जा: गो. १,
 ३, १५; -जात् गो. २, ३, २३;
 -जाय ऐआ. २, २, ४; -जे आ.
 १,२३४.
 भरद्वाज-पुरोहित-म् तां. १५,
 ३,७.
 भरद्वाज-प्रासाह-ह: ऐआ. ५,
 २,२.
 भरद्वाजिन्-जिनाम् आ. २,
 १६,२.
 भरत्-त: ऐ. २, २४; ८, २३^३;
 शां. ३, २; श. १, ४, २,
 २; ५,१,८; ६,८,१, १४: १३,५,
 ४,११^३; २१; -तम् ऐ. ८, २३;
 श. १३,५,४,१३; -तस्य ऐ. १,
 १७; ८,२३^३; श. ६, ८,१, १४;
 १३,५,४,१४; -०ता: तै. १, ७,
 ४,२; ६,७; -ता: ऐ. २,२५; तां.
 १५,५, २४^३; जै. २०४: -ताम् जै.
 २०४; -तानाम् ऐ. ३, १८; श.
 ५,४,४,१; १३, ५,४, ११; २३;
 तां. १४,३,१३; जै. १९२; -तेषु
 ऐ. ३,१८; जै. १९६.
 भरत्-ऋषभ-०भ ऐ. ७,१७.
 भरत्-वृत्(वृत्ति) श. १,५,१,७; ८^३.
 भरिष्य(त्→)न्ती-न्ती श. ६,
 ४,१,११.

† 'भ-' इति सुपा. स्वरधिन्यः ।

भरीमन्-भभिः श. ४, ५, २, १८; ७, ५, १, १०.
 भर्तृव्य-व्यः श. १, ५, २, १५.
 भर्तृम् श. १, ४, ५, १; ४, ६, ७, २१; तैआ. ३, १४, १^३; ४; ४, ८, ४; ५, ७, ८^३; जै. १०४.
 भर्तृ-र्ता शांआ. १२, ७; श. १, २, ४, ४; २, ३, ४, ७; ३, ९, ४, ३; ४, ६, ७, २१; ८, ५, १, १०; ६, ३, २०; ९, ४, ४, ५; १४, ४, १, १९; का. १, ४, १, ६; २, २, २, ३; तै. ३, ११, १, १; ४; ७; ९; ११; १२; १४; २१; तैआ. ३, ७, १^३; १४, १; २; जै. १५१; -र्तारः तै. ३, ११, १, १५-१७; -र्तारिम् श. ७, ५, २, १९; का. १, ४, १, ६; तैआ. ३, १४, १; जै. १०१; -र्तृ तै. ३, ११, १, २; ३; ८; -र्तृणि तै. ३, ११, १, १३.
 भर्त्री-र्त्री तै. ३, १, १, ४; ११, १, १; २; ६; १२, २, ३; -र्त्रीम् तै. १, २, १, ४; -र्त्र्यः तै. ३, ११, १, ५; १९; -र्त्र्यौ तै. ३, ११, १, १८.
 भर्ग(√भृज्)-र्गः ऐआ. ५, १, ५; शांआ. ७, १; ९, १; १२, १; श. २, ३, ४, ३९; ५, ४, ५, १^३; १२, ३, ४, ६-१०; १४, ९, ३, १२; का. १, ४, १, २८; तै. २, ५, ७, १; तैआ. १, ११, २; १०, २, ७, १; तां. १, १, १; १५, ३, ३, २; १८, ९, १; १९, ८, ४; जै. ४, १२, २, २; २^३; ४^३; ६; मं. १, ६, २९; दै. ३, २५; गो. १, १, ३२^३; ३५; ५, १५^३; १६; -र्गम् श. ५, ४, ५, १; -र्गेण तां. १५, ३, ३२; १९, ८, ४.
 भर्ग-मय-यः जै. ४, १२, २, २.
 भर्ग-यशस्-सी तां. १९, ८, ४; ९, ३; आ. २, ९, १; तैआ. २, १८, १.
 भल-ल्लाय मं. २, ५, १७.
 भल्ल-ल्लाय मं. २, ५, १८.

भव(√भू)-वः शां. ६, २^३; श. १, ७, ३, ८; ६, १, ३, १२^३; जै. ४, ५, १, ३; -वम् तैआ. ३, २१, १; -वस्य तैआ. ४, २९, १; -वेड-वे तैआ. १०, ४३, १.
 भव-व्रात-वतः, -तात् वं १.
 भवो(वड-डव)-वाय तैआ. १०, ४३, १.
 भवत्-वत् शांआ. ७, २१; १०, २-७; श. १४, ६, ८, ३; ४; ६; ७; तां. ७, ७, २; जै. २, ५, ३, ८; ४, ११, १, १०; -वतः प. १, १; -वता गो. १, १, २३; -वते श. १४, ९, १, ८; -वन् श. १, ३, ५, ८; ५, ४, १६; ३, ९, ४, २४; ४, ५, ७, ३; तै. २, ५, ६, ६; -वन्तः ऐ. ५, १^३; तै. २, ६, १६, २; गो. १, १, २७; ३२; -वन्तः जै. १, १४, १, १; -वन्तम् श. २, ३, १, ३; १४, ९, १, १०; का. १, ३, १, १; जै. ९०; गो. १, १, ३१; ३२^३; २, १३; ३, ८; ११; १२; १३; -वान् श. १०, ३, ४, ३^३; १४, ८, २, २-४; ९, १, ५, ६; १०; प. १, १; जै. ३, २, ४, ९; गो. १, १, ३१^३; ३२^३; २, १३^३; ८^३; १३; १४.
 भवनी-वति, -ती श. १४, ७, ३, ५; -ती ३^० ऐ. ६, २२; २३; -न्ती तै. १, ५, ६, ५; ३, ७, ४, १५^३; जै. ३, ६, ५, ४; -न्त्यः श. ५, ३, ४, २१.
 भवितव्य-म् श. ७, १, २, ११; ९, ५, १, ६२; तां. ४, २, २.
 भवितुम् श. ५, १, १, १३; १२, ६, १, ४१.
 भवितोस्(ः) ऐआ. २, ३, ५^३; ६; श. ३, २, १, ३१; ५, १, १, ९; ९, ५, २, ३; तै. ३, ३, ५, २; तैआ. ५, ३, ७; तां. ४, २, १०; ९, १०, २; जै. ११; ३०; ३५; ६२; ११३;

१६५.
 भविष्यत्-प्यत् ऐ. ५, ३०; शां. २२, १; शांआ. ३, ५; ७, २१; १०, २-७; श. २, ३, १, २४; २५^३; ६, ७, ४, ७; १०, ४, १, ९; ११, २, ७, १३^३; १४, ६, ८, ३; ४; ६; ७; का. १, ३, १, १५; १६^३; तै. १, १, ४, ३; ३, ७, ६, ११, १२; ८, १७, ३; १८, ६; १२, ९, ३; तां. ७, ७, ७; १०, ४, १; २^३, १८, ४; जै. १३; जै. ४, ११, १, १; -प्यतः ऐ. ४, १८; -प्यता श. ११, २, ७, १३; मं. २, ४, १०; -प्यते श. १४, ९, ३, ५; तै. ३, ८, ९, ३; १८, ५; -प्यन्तः श. १४, ४, २, २०.
 भव्य-व्यम् ऐ. ४, ६; शां. २, ३; शांआ. ७, २१; तै. २, ४, ४, ९, ५, १, १; ३, ८, १७, ३; १२, ८, ३; तैआ. ३, १२, १; १०, १, १; ६३, १; तां. १८, ९, ७; गो. २, ५, ३; -व्यस्य तै. २, ४, १, ९; ३, ११, १, १८; तैआ. ४, ४२, ५; -व्याय तै. ३, ८, ९, ३; -व्ये तै. ३, ७, १०, ३; -व्येन तां. १८, ९, ७.
 भय(√भय्)-म् तै. ३, ४, १३, १.
 √भस्व, वभस्ति तैआ. ६, १०, १.
 भस्व-व तै. २, ६, ५, ५.
 भलत्सु(ः) श. १, ९, २, ३.
 भस्त्रा-स्त्रया तां. २, १३, २; -स्त्रा श. १, ६, ३, १६; तां. २, १३, १; -स्त्राम् जै. १८१; -स्त्रायाः का. २, १, २, ८^३; -स्त्रायै श. १, १, २, ७^३.
 भस्मन्-स्म ऐ. ३, ३४; ७, ५; श. २, ३, २, ३; ५; ३, ५, १, ३६; ६, २, १, ५; ६, २, १३; ४, १^३; २^३; ७, ४, १४^३; ८, २, १, ३; ७, १, १, ९^३; ११^३; ५, २, ४८; १२, ४, १, ४; ८; २, २; ९; १, ७; तै. १, १, ९, ९; २, १, १७; ४, ३, ६; जै. २४; -स्मन् श. ७, ५, २, ४८; १२, ४,

२,२;३:९; -स्मनः श. ६, ७, ४,
१४; ८, २, १; ८; १०, १, ५, २: जै.
२०७^३; -स्मना श. ३, ७, १, ३२;
६, ८, २, ६^३; १२, ४, १, ४; तै. १,
४, ३, ६; ३, २, ८, ७; सा. २, ६,
१४; -स्मनि शांआ. १०, ८:
-स्मानि श. १२, ४, ४, १
भस्मा(-स्मड्य-)-न्त- -न्तम् श.
१४, ८, ३, १; -न्ते शां. १८, ६;
गो. २, ४, ६.

√भा, भाति ऐ. ४, ११; श. ८, ४, १,
१०; का. १, ३, १, ३; भाति श.
१०, ५, २, १८^३: १९; ११, ८, ३,
११; १४, ४, १, १७; तै. ३, ११,
७, ४: तैआ. १०, ११, २^३: तां.
१४, ११, १२; जै. ८८; १८०;
जैड. ३, ७, २, ३; ९; मं. २, ४,
१३; सं. २^५; गो. १, १, ३; ४;
१५; २, ६, १२: भातिऽइव जैड.
३, ३, ३, १; भान्ति तै. ३, १, १,
१; सं. २; आसि श. ८, ७, ३,
१३; तैआ. ४, ६, १^३; २: भामि
मं. २, ६, ११; भास्यामि श. १४,
४, ३, ३३; भानि तैआ. १, १५,
१^३: १६, १^३: १७, १६, २^३; १८, १८:
भायात् जै. ८८; भाय्यात्^३ तै.
३, ११, ७, ३.

भा- भा श. ११, ८, ३, ११: जैड.
१, १४, २, २: ३, ३, ३, ४; ४, ६, ३,
९: ८, ४, २; भा३ जैड. ३, ७, २,
११^३; भाम् श. ९, ४, १, ९; ११,
८, ३, ११^३; जै. ११७; भायै तै.
३, ४, ८, १. भास्- अद्र.

भा-रूप- -म् श. १०, ६, ३, २.
भाकुरि- -रयः श. ९, ४, १, ९.

भाग(√भञ्)- -गः ऐआ. ३, २, ४^३:
शांआ. ८, ६^३; श. १, २, ५, ४; ३,
३, १५; ६, १, १; ९, २, ३३; ३५^३;
२, ६, २, ९^३; १०; ३, ३, २, ६^३; ६,

२, १७; ८, २, १४^३; ९, ३, २५^३; ४,
१, १, ११^३: २, ६; ७; ५, १, ४, १५;
५, २७; २, ३, ३; ४, १३^३; ३, १,
१३; ८, ४, २, २-१२; १०, ४, ३,
९; ११, ३, ३, १; १२, ७, १, ११^३;
१३, २, १, १; का. १, ६, २, ५^३; तै.
१, ६, १०, ४: ५: २, ४, ५, १; ८, २;
५; ३, २, ५, ११; तैआ. १, ३, १;
१५, १: जै. १४३; जैआ. २, ८,
४; वै. २, ८; गो. १, २, ९; २, १,
७^३: १७^३; २, ५; १३: -गम् ऐ. ५,
२७; ७, ३; शां. ३. ६: १०, ४:
१५, २; २५, ९; शांआ. १, ७^३; २,
४; श. १, ६, १, १; ७; ८; ७, १, ६^३;
१९^३; ४. १८; ९, २, ३५^३; २, ४, ३,
१२^३; ५, १, १३; १४; ६, १, ३^३: ३,
२, ३, ५: ४, १, ७; ४, ५, १, १; ५,
१, ४, १५^३; ५, २७^३; ७, २, ३, ५^३;
६; ८, ४, २, २^३; ३-१२; ५, ३, २^३;
९, २, १, १३^३; १४^३; १०, ४, ३, ९:
१२, ४, १, ९: का. १, ३, २, ८; ११:
४, ३, १०-१२; तै. १, ४, ३, १;
२; २, ४, ४, ५; ७, १५, १; ३, ७, ५,
७; ९; १२: तैआ. ५, ७, ५; जै.
१४३; आ. जैआ. १, २३६; ४३१;
गो. २, १, ७^३: १७; -गाः श. ५,
२, ४, १२; ७, २, ३, ५; -गान् ऐ.
२, ७; शांआ. १, ५; श. १०, २, ३,
८-१०; १२-१४; गो. १, ५, २४^३;
-गाय श. २, ५, ३, १७; का. १,
५, १, १८; २, १६; १७: -गे शां.
३, ४; शांआ. २, ४; श. ४, ३,
५, १६; १९: १४, ३, १, २९; तै. १,
६, १, ३; २, ४, ८, ६; जैड. ४, ६, १,
४; -गेन शां. १०, ४; श. २, ५, २,
१०; ६, ६, १, ११; ७, ४, १, ४१;
४२; ९, १, १, ९: २, २, ३: ३, ३०;
का. १, ५, १, ८; २, १७; तैआ. ४,
८, ४; ५, ७, ५; -गौ जै. १४८.

भाग-दुष्ट(√दुह)- -वः श. १, १, २,
१७: ३, ९, ४, ३; ५, ३, १, ९^३: का.
२, १ २, १३; २, २, ३; -घम् तै. ३,
४, ८, १७; -घस्य श. ५, ३, १,
९; तै. १, ७, ३, ५.

भाग-धेय- -यम् श. १, ५, १, २६; ९,
२, ३५; २, ४, ३, ५: १२, ८, २, २२-
२४: १४, ९, ३, २: का. १, ३, २,
५; तै. १, ६, १, २; ३, ९; १०, २;
७, १, ५: ८; १०, १; २, १, १, २^३;
२, ५^३; ३, २, ३, ३; ५; ३, ८, ५, ९,
७; ७, ५, १२; ६, २०: ७, १४; १०,
४; तां. ६, ७, ५^३; गो. २, २, ५^३;
-यात् तां. २४, १८, २: -यामि
ऐ. ३, १३; गो. २, १०, ७; -येन
ऐ. १, ३; २, ७; श. ११, ७, ४, २^३;
१२, ७, ३, ६: ८, २, १७; १३, ३,
४, १^३; तै. १, ४, ४, २; ४: ११; ६,
६, १; २^३; ६; ७, ४; ७, ८, ५; २, १,
५, ६; ७, ३, २; ३, २, ३, ५; ३, ८,
११; ७, १, ६; ७; ३, ३; ५; ९, ११,
१^३; तैआ. ५, ७, ४-६: ८, १^३; २;
९: तां. ६, ७, १; ३; ७; १९, ३, २;
गो. २, १, १३.

भाग-धेयी- -वी श. ३, ९, २, १४;
१५^३; १६.

भागिन्- -गिनः तै. ३, ३, ८, ६;
-गिनम् ऐ. २, ७; श. १, ९, २, ३५;
३, ८, ३, ३३; ११, ७, ४, २; गो.
२, १, १७; -गी शां. ३, ४;
१०, ६: १८. १०; श. १, ७, ४,
१८; ३, ७, ५, ९.

भागिनी- -नीः शां. ३, ४; -न्यौ
ऐआ. २, ४, २^३.

भाजन- -नेन श. १, ८, १, ४०; ३,
३, ३, ११.

भागवित्ति(←भगवित्ति)- -त्तये श.
१४, ९, ३, १७; -त्तिः श. १४, ९,
३, १८.

† 'विजानीयात्' इति आन. मुपा. । § छान्दसो द्वितीयकारोपजन इति मा. । φ'-दु-' इति मुपा.

स्वरश्चिन्त्यः । मूलसंहितास्वरविरोधात् । ‡ पा. ४, १, ३० द्र.

भाडितायन(←भडित)- नः, -नात्
वं. २.
भाय॥ श. १०, ६, ५, ४.
भानु(√भा)- नचः शां. २४, ५; तै. २,
५, २, ४; -नवे शां. १२, ७; २६, ८;
तै. २, ८, २, ३; -नुः श. ६, ५,
१, ७; ७, १, १, २३; तैआ. ४,
१७, १; -नुम् ऐ. ३, ३८; ७, ९;
१२: -नुता ऐ २, १२; शां. २५,
९; श. ६, ४, १, २; ७, ३, २; १०^२:
७, ३, १, ३०^२; तै. २, ४, ८, १, ८,
७, ३; ३, ६, ७, २; -नुभिः श. ६,
८, १, ९.
भानु-मत्- -मत् शां. २५, १; ९; तै.
३, १, ३, २; १०, १, २; -मतः,
-मान् वं. १.
भानुमती- -ती शां. २५, २.
भान्तु(√भा)- न्तः श. ८, ४, १, १०^१.
भाम(√भाम्)- -मः श. १२, ७, १,
७; तै. २, ६, ५, ४; -मस् २, ६,
११, ८; १४, ५; -माः जै. १८०;
-मासः श. १२, ४, ४, २; -मेन
तै. २, ८, ३, ६.
भामिन्- -मिनः सं. २, १, ८.
भायजात्य(←भयजात)- -त्यः, -त्यात्
वं. २.
भार(√भृ)- -रः ऐ. ४, १३; श. १३,
२, ९, ३; तै. ३, ९, ७, १; गो. २,
२, ८; -रम् ऐ. ४, १३; श. २,
१, ४, २६; १२, २, ४, १०; १३, २,
९, ३; का. १, १, ४, २४; तैआ.
३, १४, १^२; ४^३; ४, १७, १; गो. १,
५, ३.
भार-भृत्- -त् श. १२, ४, ४, ३.
भार-हार- -रः शांआ. १४, २.
भारत(←भरत)- -न्त शां. ३, २;
श. १, ४, २, २^३; तै. ३, ५, ३, १;
-तः जै. १७८; गो. २, ४, १५;
-ताः तैआ. १, २७, २.
भारती- -ती तै. १, ५, ११, २;

२, ६, ७, ४; ८, ४; १०, ४; ११, ७;
१२, ४; १४, ४; १८, ३; ३, ६, ३,
४; १३, १^३; -तीः तै. २, ६, १७,
६; -त्यै तै. १, ५, ११, ३.
भारती-वत्- -वान् ऐ. २, २४^३.
भारद्वाज(←भरद्वाज)- -जः ऐआ.
१, २, २; शां. ३०, ९^३; श.
१०, ४, २, १९; १४, ५, ५,
२०; २१^३; ६, १०, ११^३; ७,
३, २६; २७^३; जै. १४५^३; वं.
२; -जम् ऐ. ८, ३^३; ऐआ. १,
२, २^३; आ. १, ३; १८९; २१७;
३२९; ३५७; ४५२; ४५४; ४९६;
५१०; ५७७; २, २, ८; जैआ. १,
१८९; ३२९; ४५४; ४५५; ४९२;
४९६; ५१०; २, १२, ८; -जस्य
जै. १५१; आ. १, ३५^३; ३७;
४१; जैआ. १, ३५; ३७; ४१; ७९;
१०८; १३२; १४१; ३९६; ४६३;
२, १२, १५; १३, १५; -जाः जै.
१४५; -जात् श. १४, ५, ५,
२०; २१^३; ७, ३, २६; २७^३; वं. २;
-जानि आ. जैआ. १, १४२;
२४५; -जे आ. १, ४६५; ५१२;
जैआ. १, २३४; ५१२.
भारद्वाजी- -ज्या शां. १५, १.
भारद्वाजु- -जात् श. १४, ५, ५,
२१^३; ७, ३, २७^३.
भारद्वाजायन- -नाः तां. १०, १२,
१; -नान् जै ७०.
भारद्वा(जक→)जिका- -कायाः सा.
२, ७, ८.
भारद्वाजिन्- -जिनाम् जैआ. २,
४, ३.
भारद्वाजी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,
९, ४, ३०^३; ३१.
भार्गव(←भृगु)- -वः ऐ. ८, २१;
शां. २२, ४^३; शांआ. ७, १६; श.
४, १, ५, १; तै. १, ८, २, ५; तां.
१३, ११, १०; १४, ९, ३२; १८,

९, २; जै. ५७^३; १८६^३; -वम्
तां. १४, ३, २३; ९, ९; आ. १,
५५५; ५५७; जैआ. १, २५९;
५५७^३; -वानि आ. १, १७; -वे
आ. जैआ. १, १७.
भार्गवी- -त्री तैआ. ९, ६, १.
भार्गायण(←भर्ग)- -णाय ऐ. ८,
२८.
भार्ग्य, र्या'(√भृ)- -र्यः श. २, ३, ४,
७; का. १, ४, १, ६; -र्यम् श. २, ३,
४, ७^३; का. १, ४, १, ६; तै. २, ३,
४, ६; -र्या ऐ. ७, ९; शां. १०,
१; श. १४, ६, ७, १; तै. १, ८,
८, १; -र्याः ऐ. १, २९; श. २,
३, २, १८^३; ११, ७, ३, ३; जै. १८;
-र्याणाम् जै. १७१; -र्यान् श.
४, ६, ७, २१; १०, ३, ५, ९^३; १४,
४, १, २०; -र्यायै ऐ. ७, १; -र्यै
श. १४, ७, ३, १^३; -र्यभ्यः श.
१०, ३, ५, ९^३; १४, ४, १, २०^३.
भालन्दन(←भलन्दन)- -नः तां.
१२, ११, २५.
भालुकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९,
४, ३२.
भाल्ल(←भल्ल)- -ल्लः जैउ. ३, ६, ३, ४.
भाल्लवि(←भल्लवि)- -वयः तां. २,
२, ४.
भाल्लविन्- -विनः जैउ. २, २, २, ७.
भाल्लवेयु- -यः श. १, ७, ३, १९; २,
१, ४, ६; १०, ६, १, १; १३, ४, २,
३; ५, ३, ४; का. १, १, ४, ५; जै.
९५^३; १६३; -यम् श. १०, ६,
१, ८; जै. ९५^३; -यस्य जै. ९५.
भाव(√भू)- -वम् सा. ३, ४, ९;
-वान् जैउ. १, १४, २, ११.
भावा(→अज)-भावा- -वयोः सा.
३, ४, ९.
भावयत्- -यन् ऐआ. ३, २, ३.
भावयित(व्य→)व्या- -व्या ऐआ.
२, ५, १.

भावयि(तृ→)त्री- त्री ऐआ. २,
५,१.

भावुक,का- कः श. ७, ३,२,१४;
१३, १,९,८; २,२,३; ५;८; तै.
३,८, १३,३; २३,२; ३; -कम्
श. १३, २,२,२; तै. ३, ८,२३,
१; -का श. १३, १, ९, ६; तै.
३, ८,१३,२; -काः श. १३, २,
२,४,

√भाप्,भाषते ऐआ. ३,१,६; शांआ.
४, ५; ७, १९; गो. १, १, ३,१;
भाषन्ते ऐआ. ३, २, ५; गो. १,
३, १९; २,२, २३; भाषसे श.
१४, ५,४, ४; वभाषे जै. ११५:
अभाषथाः श. १४, ९, १, ८;
भाषेत तै. २, ३,९, ९; भाषेरन्
गो. १,१,३१; २,५,५.

भाषमाण- णः ऐआ. ३, २, ५;
-णम् ऐ. ५,३३; गो. १, ३, ३;
-णाः ऐ. ५,३३.

भाषित- ते सं. १,३,३.

भाषितुम् शांआ. ४,५.

भाषितृ- ता श. १४, ९, ४, १७.

भाष्यमाण- णस्य शांआ. ८,९.

भास्(√भास्)- भाः शां २५, ३;
श. १,९,३,१०; ३,३,२,१३; ६,
८,१,१४; १४,८,८,१; तै. १,१,३,
१२; २,१,७; ३,३,७,८; ९; १०,५,
१; ६,१; ११,३,१; तैआ. ५,२,५;
४,९; तां. १०, २,६; १४,११,
१४; जै. १०४; १११; जैड. १,
१,४,१; ३, २,५, १०; ३,२,६;
७,२,२; गो. २, ६,६; भास्ता श.
६, ४,३, ९; ९, २, ३, ३४;
१४,७,१, १०; तै. १, २,१, ७;
३,६, १०, ५; भास्ते श. ७, ५,
२,१२.

भास्कर- राय तैआ. १०,१,७.

भास्वत्- स्वति जै. २०५;
-स्वन्तः सं. २.

भास्वती- ती ऐ. ४, २३; श.
७,५,२,१२; तैआ. १०, ११,२;
-तीम् ऐ. ४,२३; श. ८, ७, ३,
१३; तैआ. ३, १९, १; -त्या ऐ.
४,२३; श. ८,७,३,१३.

भास- सः तै. १, २,४, ३; -सम्
ऐ. ४, १९; तां. ४,६, १५; १४,
११, १२; आ जैआ. १, ४७०;
-सस्य तां. १४, ११,१४; -सेन
तां. ६,६,८; १४, ११,१४.

भास-त्व- म् तां. १४,११,१४.

भासक- म् आ. १,४७०.

भासव- सन् श. ६,८,१,९.

भास्व(र→)रा- रा तैआ. १०,
११,२.

भास्वर-वर्ण- र्णः श. १४, ९,
१,१७.

√भिक्ष,भिक्षते श. ११, ३, ३, ५;
विभिक्षे जैड. ३, १, २,१; भिक्षै
गो. १,२,६; भिक्षेत श. ११,३,
३,७.

भिक्षमाण,णा- णः तै. ३,४,१६,१;
-णाः तै. २, ७,१२,५; ८,२,४.

भिक्षा- म् श. ११, ३, ३, ७; गो.
१,२,३; ६.

भिक्षा-चर्य- म् श. १४, ६, ४,
१; ७,२,२६.

भिक्षित(व्य→)न्या- म् श. ११,
३,३,७.

भिक्षित्वा शांआ. ४,१; २.

भित्ति,भित्त्वा√ मिद् द्र.

√भिद्, भिनत्ति तां. १९, ७,३; जै.
१३१; ष. ५,७; विभेद तै. २,६,
१३,१; गो. १,३,६; विभिदुः तै.
३, ७, १३,१; भिन्धि तैआ. ४,
२७, १; अभिनत् ऐ. ६, ७; तै.
२,२,९,२; तां. १३, ४,१; १५,
५, २०; १९, ७, १; जै. १८३;
२०३; गो. २, ५,१३; अभिन्दन्
जै. १३१; भिन्द्यात् श. ३, ९,

४,१८; जै. १३१.

भिद्यते श. ६, ६, ४, ८; ८,
७,२,१६; ९, १,२, १२; भिद्यते
श. १२, ४,१, ११; भेत्स्यते श.

६, ५, २, २२; भिद्यताम् ष. १,
६; भिद्येत ऐ. ७,५; श. ६, ६,
४,८; ९,१,२,१२; १२, ४,१,६;
११: २, ६; तां. ९, १०, १; ष.
१, ६; भेदि श. ६, ५, ४, १४;
भेत्याः शांआ. ४, ११; भित्याः
श. ६,६,२,५.

भित्ति- म् श. ३, ५,३,९.

भित्त्वा श. ८,७,२,१६.

भिद्- द् जै. १११.

भिद्यमान- नस्य जै. १०७.

भिन्दव- न्दतः ऐ. १, २,५.

भिन्दु- न्दवः तै. २,१,७,१; न्दुः
तां. १४,१२,३; जै. २०३; २०४;
सा. १,४,१४.

भिन्नु.न्ता- न्तः श. १४, ६, ११,
४; ७,१,२०; -न्तःऽइव गो. २,
२,५; -न्तम् तां. ९, १०, १;
-न्ता गो. २,२,५; -न्ताम् ऐ. ७,
५; श. ८, ७,२, १६; -न्तयै श.
६,५,२,२२; ६,४,७.

भिन्नक- कः सं. २,७,३. भेत्तुम्
अद्र.

भियस्(√भी)- सन् ऐआ. १,३,४.

√भियजू, भियज्यति ऐ. १,१९;
२१; शां. ६, १२; १४; १०, १;
१६,८; श. १,६,३, ३७; २, ५,
२,८; ४,५,७, ६; ७; ११, ५,८,
६; १२,६,१,२; ३७; का. १,५,
१,६; भियज्यति श. ५,५,४,१५-
१७; ३०-३२; ६,१,२, २४; ४,
३, ५; ७, २, ४, १९-२२;
२३; २४; २८; १२,७,२,३; १४,
२,२,१९; २१; २४; ३, २,२-१६;
१८-२०; तै. १,८,५,६; ३, ९,
१७,१; २; ३; जैड. ३, ४,३,३;

भिपज्यतः तै. २,६, ७,४; भिप-
ज्यन्ति ऐ. ३,४०^३; शां. १८, ८;
भिपज्यामि श. ७, २, ४, २७;
भिपज्य श. १२,७,१,१२; भिप-
ज्यतम् ऐ. १,१८; श. १२,७,१,
११; गो. २,२,६; ५,१०; भिप-
ज्यत तै. १, ५,११,२; अभिप-
ज्यत श. २,५,२,३; का. १, ५,
१,३; अभिपज्यताम् श. ५, ५,
४,११; १५; १६; तै. १,५,११,२;
अभिपज्यन् श. १,६,३,७; १२.
७,१,१४; तै. १,५,२,९; ११,३;
४; अभिपज्यन् श. १,६,३,३६;
७,४,४; ६,१,२,२२; ७, २, ४,
१९; तै. १,२,६,१; ५, ११, ३;
तां. १४, ९, २७; भिपज्येत् श.
३,२,२,१५^३; ५,२,४, १०; ५,४,
१३^३; ५, १५^३; ७, २, ४, २३^३;
२८; भिपज्येत् श. ५, ५,४,३३;
५,१५^३; भिपज्येत् श. ११,५,८,
५; भिपज्याम् श. ६, १,२,२१;
१२,७,१,१०; अभिप्यक् श. ५,
५,४,२६.

भिपज्-पक,गू ऐ. ५,३४; श. ४,
२,५,३; तै. २,६,४,४; ११, २;
३; ४^३; ६-८; १४,६; ३, ९,१७,
२; जै. १६२; प. १,६; -पजम्
तै. २,६,७,५; ११,७; ३, ४,४,
१; -पजा तै. २,६,४,१; ६^३; ७,४;
११,४; ६; १२, १; २; ४; १३,३;
१४,१; २; ३^३; ३,७,१०,५; -पजा
तै. २,६,१८, ३; -पजाम् तै. २,
६,११,९; -पजो ऐ. १,१८; शां.
१८,१; श. ८, २,१,३; १२, ७,
१,११; २,३; तै. १,७,३,५; ८,
५,६; ३,१,२,११; तैआ. ५, १,
७; ७, ३; जै. १९०; गो. २, २,
६; ५,१०.

भिप्यक्त(-ञ्जुडत)-म-मः श. १,
७,४,१९^३; १४,२,२,१९^३.

भिपज्य-ज्यः तां. ५,३,१०.
भिपज्जयित्-तः श. ६, २, २,
४०.

भिपज्यत्-ज्यन् तै. २, ६,४,१; ३;
-ज्यन्तो श. ४, १, ५, ८; १४;
जै. १८६^३.

भिपज्या-ज्यायै शां. ५,९; ६,१०;
१८, ६; २९, १; शांआ. १, ४;

भि,भयते तै. २, ८,३,४; विभेति
ऐ. ४,५; शां. २७,५; श. ५,२,
१,१९^३; ४,३,२१^३; १४,४,२,३;
तैआ. ८,४, १; ९,१; गो. २,५,
१; विभ्यति ऐ. १, १३; ७,१२;
शां. २३,२; विभेपि श. १२,९,
३,८; विभेमि शां. ७,४; श. १,
३,३,१४; ७,३, २८^३; १४,१,१,
२२; ४,२,३; विभेमि श. ३, ६,
३,८; ७,४,१,१३; १२, ९,३,८;
जै. १८६; २११; विभीमः श.
४,३,५, ४; ९,१,१,७; अयामहे
तै. ३, ७,११,४; तैआ. १०, १,
९; तां १५, ४,३; सा. २,३,४;
विभाय ऐ. ५, १५; विभयाञ्च-
कार श. १,८,१, १६; १८; ४,३,
३,११; ५,२,१,१८^३; ४,३,२०^३;
५,५,२; १०,४, २,२; १४,१,३,
१४; २९; ७,१,४,१; का. १,२,४,
३; विभ्यतुः तै. २, ८, ७, ५;
विभयाञ्चक्रुः श. १,१, २,३; २,
१,६; ३,१,५; ४,४,८; ६,१,११;
३,३,३, १६; ४,२; ५,३,१५; ६,
१,२७; ७,२,२; ९,४,६; ४,१,१,
६; १९; २,४, १९; ६,६,१; १०,
४,३,३; का. १,१,२,१; २,१,२,
५; ४, ४; २, ४, ५; जै. १३१;
अविभेत् ऐ. ६, ३२; श. ९, ५,
१,३७; १०,१,३,२; १४,४,२,३;
तै. १,१, ३,११; ५,७; २,१,२,
५; ३,७; ६,५; ३,७,१; ३,२,९,२;
तां. ८, ९,२१; जै. ७२; १०१^३;

प. ४,५; गो. २, १,२^३; २,१३;
अविभ्युः ऐ. १,२४; २,१; १६;
४,५; १८^३; १९^३; शा. ४, ३,५,८;
९; २०; अविभ्युः श. ६, ४,४,
१९; ५, ४,१; ७,१,५; ३,१४; ७,
२,३,७; ३,२,१०; १८; ४,१,२५;
३,३; ३७; ८,६,१,१५; ९,१,१,१;
६; २,३,३७; १०,२,५,१; २; १४,
१,२, १६; ३,१४, २९; २,२,१;
तै. १,२, ४,२^३; ५,१२, १^३; तां.
४,५,९; ११; ५,३,९; ७,११; १३,
४,८; २२, १२,१; २३, १२,२;
२४, १९,२; जै. ११; २६; १४०;
१६८; गो. १,२,२०; २१; २,५,
१; विभीत ऐ. २, १६; का. १,
४,२,१०; विभीयात् जैड. २,४,
३,७-९; भेः श. १,२,२,१५; ३,
९,४,१८; ९,१,१, २४; का. २,
२,१,१२; तै. ३, २,४,५; ७,५,
५; भैपीः श. १, २,२, १५; ३,
९,४,१८; का. २, २,१,१२; ३,
१०,९,१३; मं. २, ६, १८; भेम
शां. २९, ५; अभेप्यत् श. १४,
४,२,३.

भीपयै ऐ. ३, २०. विभ्यत्-
न्ती-गद्र.

भी-भिया शां. १६,७^३; तै. २, ४,
४,३; तैआ. ७, ११, ३; भीः
श. ११,४,१,१; ६,१,७; १४, ४,
३, ९; भीःऽइव तै. २, ५,५,६.

भीत,ता-तः शांआ. १२, ६; श.
९, १,१, ३९; शांआ. १२, ५;
-तस्य श. २,२,४,४; ५, २, ३,
८; का. १,२,४,३; -ताः तै. ३,
१,१,११; गो. १, १,७; २३.

भीम,मा-मः ऐ. ६, १८; १९; ७,
१७; ऐआ. ५, २,२; श. ३, ५,
३,२३; ९,२,३,६; ५,२,५; तै. २,
४, ३,४; गो. २, ६, १^३; -मम्
ऐ. ५, १३; तै. २, ६, ११, ७;

‡ 'पु-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । † W. अज. मुपा. स्वरभावधिचन्त्यः ।

जैड. १,१८,२,१; -मा तैआ. ४,
२३, १; -मा: तै. २, ५, ५, ४;
-माय ऐ. ७,३४.
भीम-ल,ला-लम् तै. ३,४,२,१;
-ला: जैड. १,१८,२,१.
भीम-लेन-म् श. १३,५,४, ३.
भीयमा(न→)ना-ना जै. १०२.
भीष्यमाण-ण: श. ९,१,१,६,१४.
भीषयित्वा ऐ. ३,२६.
भीषा-पा ऐ. ५,२७; ७, ३; श.
१,२,३,१; श. ३, ६,३, ८: ७,
३,२; ८,३,२८; ४, २,२,७; १२:
११, १,५,१; का. २, २,१, १५;
तै. ३, ७, ८, १; २; तैआ. ८,
८,१; जै. ३०; गो. २, ३,१८; १;
भीष्म-ष्म: तै. ३, १२, ३, ३;
-ष्मम् श. ११, ६,१,२-६; १३,
२,२,२; तै. ३,८,२३,१.
भुक्त, भुक्ति-भुक्ता √भुज् द्र.
√भुज्,भुङ्क्ते शांआ. ६, २०; शां.
११,३; प. २,१; भोजते तै. २,
५,८, १०; भुनक्ति ऐ. ३, ४३;
श. ११,५,७,१; १४, ४,२,२२;
२८; भुनक्ति श. ९, ४, १, ११;
तै. १,६,२,१; भुङ्क्ते श. ३,१,
२,२१; तां. १०, ४, २; भुञ्जते
ऐ. ४, २२; शां. ११, ३; का.
१,२,२,८; भुञ्जते श. २, २,२,
१३; तै. ३,३, ६,५; तां. ६, ८,
११; जैड. २, ४, १, ४; ७; १०;
१३; १६; प. २,१; भुञ्जन्ति शां.
१,५; शांआ. ६,२०; श. ९,१,
२,१७; भुनज् श. १४, ४, ३,
२६; भुनक्तु तै. ३,७,६, १; तैआ.
८, १,१; भुञ्ज मं. २, ५, १२;
भुनजै श. ९, ४,२,११; भुञ्जन्त
तै. १, ६,३, ५; भुञ्जीत ऐआ.
५,३,३; आ. १: सा. १,२,३: ३,
७,८; ९,५; भुक्षिपीय तां. १,
१, १; मं. २, ५, १२. दोभुज्य-

मान-गद्र.
भुक्त-म् तैआ. १०,१,१२.
भुक्त-भोग→)गा-म् तैआ.
१०,१०,१.
भुक्ति-क्ति: ऐआ. ५,१,५: -क्तिम्
तां. १,१,१.
भुक्त्वा ऐआ. ५,२,३; सा. १,२,२.
भुज्-भुक् गो. २, ६, १३; भुज:
ऐआ. ५, १, ५; २, ४; शांआ.
२,९; श. ७,५,१,२१; तैआ ३,
१४,४.
भुजिष्या-ष्या: श. ७,५,१, २१.
भुज्यमान-ने श. ३,९,३,२७.
भुज्यु-ज्यु: श. ९, ४, १, ११;
श. १४, ४, २, २२: ६, ३, १;
२; -ज्युम् तै. २, ८,७,८; तैआ.
१, १०, २; ३: -ज्यु तैआ. १,
१०,१.
भुञ्जत्-ञ्जत् तै. २,८, ८,२; ३,
११,८,७; -ञ्जन्त: तै. १,६,३,५.
भुञ्जती-न्ति तां. १,८,२.
भुञ्जान-न: सा. १, ४, ५; ९; ५,
११; १५: ७,१; ३,७,३. भोक्ष्य-
माण,भोग, भोग्य, भोजनीय,
भोजयित्वा अद्र.
भुरण्यु(√भुरण्य)-ण्यव: तै. २,
७,१२, १; -ण्यु: श. ८, ६, ३,
२०; ९,४,४,५; तै. ३. १०, ४,
३; तैआ. ४, ११,६; -ण्युम् श.
७, ५,२, १९; तै. २, ५, ८, ५;
तैआ. ६,३,१.
भुरिज्-रिज: तां. १२,१३,२२.
भुवत्-भुवपति,भुवन-√भू द्र.
√भू,भवति ऐ. १,२; ३; ५; ६-
८; ९; ११; १३; १५; १७;
२६; २७; २८; ३०; २,१; २;
३; ८; ९; १०; ११; १३; १४;
१५; १६; १८; १९; २२; ३०;
३१; ३६; ३७; ४१; ३,४; ७;
११; १३; १६; १७; १८; १९;

२१; २३; २४; २७; २९; ३३;
३४; ३९; ४०; ४१; ४४; ४५;
४७; ८८; ४,२; ७: ११; १२;
१४; १८; १९; २३; २४; २५;
२६; २९-३१; ५,१; ३; ४; ६;
१२; १६; १८; २०; २२; २५;
२८; २९; ३०; ३१; ३२-३४;
६,२; ३; ४; ६; ७; ९; १३; १५;
१६; २०; २२; २३; २७; २९; ३१;
३२; ३३; ३५; ३६; ७,१; २; १२;
१३; १४; १५; १६; २०; २३;
२४; २६; २९; ३१; ३३; ३४;
८,२; ३; ५; ७; ८; १०; ११;
१९; २०; २४-२८; ऐआ. १,१,
१; ३; ४; २,२; ३; ४; ६; ८;
४,१; २; ५,१; २; २; १,२; ५; ७;
८; ३,१; ४; ५; ६; ७; ५,१; २;
१,३; ५; ६; २,१; २; ३; ४; ५;
५,१,१; ३; ३,२; ३; शां. १,१;
२; ३; ४; ५; २,१; २; ५; ७;
८; ३,२; ३; ४; ६-९; ४,१; ४;
५, २; ४; ६; ७; ८; ६,२-१०;
११; १२; ७,३; ९; ८,१; २;
३; ४; ५; ८; ९; ९,४; ५; १०,१;
३-५; ६; ११, २; ५; १२, २; ३;
५; ७; १३, २; १४, १; २; ३; ५;
१५, १; २; ३; ४; १६, १; ३; ४;
७; ८; ११; १७, १; ३; ६; १८,
१; २; ४; ९; १०; ११; १२-१४;
१९, १; २; ३; ४; ८; ११, ४; १;
६; २२, १; ४; २३, ४; ७; २४, १;
२५, ५; १०; ११; १२; २६, ४;
९; १४; १५; २७, १; २; ३; ४; ६;
२८, २; ७; ९; १०; २९, ३; ३;
४; ५; ८; ३०, १; ३; ८; ९; १०;
शांआ. १,१; ५; ७; ८; २,१;
४; ११; ४,१; २; ४; ६; १४; ३; ५;
५, ३; ८; ६, ३-७; ९; १०; १३;
१७-२०; ७, ४; ११; १४; १५;
१९; २३; ८, १; २; ५; ७; ९;

९, २; ७; १०, १; ८; ११, ३; १२, २;
 १; ५; ३. १, १, ५; ६; ९;
 १५; २२; २, ९; १०; २१; ४, ३;
 ५; २४; २, १, २२; २, १२; ३, ५;
 ७; ८; ५, १८; १९; २६; ३, १, २;
 ३; १३; १५; २१; २६; ३, १७; ५,
 ३; १२; ४, १, १; ७; ९; २२; २३;
 ३७; ३, ८; ५, ११; ५, १, १६; ३,
 १४; ४, ५; ६, १, ८; १९; २१; २,
 ५; ३, १४; १५; १७; २३; २७;
 ३४; ३७; ४१; ४, ३; १४; ७, १,
 १०; १३; १५; २, ७; ८; १०;
 २४; ३, १३; ४, १०; ८, १, ३; १२;
 २५; ३९; २, १; ३, २५; ९, १, ३;
 २९; २, ४; १४; २०; ३, ८; २३;
 २, १, १, १३; १४; २, ६; ११; १७;
 ३, ३; ६-८; ४, २; ९; १९-२२;
 २९; २, २, २; ८; १४; १५; १९;
 ३, १; ६; ७; १०; १५; २८; ४,
 १२; १४; १५; १८; ३, १, ३, १, ३, ५;
 २, ७; ९-१३; ३, ५; १३; ४, ९;
 ३३; ४, २, ६; २, १; ३, ५; ८; १४;
 ४, ३; ६; १४; १७-१९; २१; ५,
 १, ८; ९; १०; ११; १३; १६; १७;
 १८; २०; २, ८; १०; १३; २०;
 ४१; ३, ४; ५; ११; ४, २-७; ८;
 ९; १०; ६; १, ४; ६; १२; ३, १, ५;
 ६; ७; ८; १६; ४, ५; ६; ७; ८; ३,
 १, १, ८; १०-१२; २, ३; १८; २४;
 ३, १; ७-९; १२; १३; २८; ४,
 १४; १९; २०; २३; २, १, ६; ११;
 १२; १३; १५-१७; ३०; ३१;
 ३३; ३४; ४०; २, ५; १०; १२;
 १३; १८; १९; २२; २५;
 ३, २, १; २३; ४, १८; १९; ३, १,
 ११; २, ५; १०; ११; ३, १०; १२;
 ४, ६; ९; २१; २३; २७; २८; ४,
 १, ३; ६; १५; २६; २, ८; ३, ८;
 १८; २२; ४, २७; ५, १, ९; १०;
 २०; ३६; २, १८; ४, ३; २३; ६, १.

१४; १८; २३; २, १२; ३, १०;
 १४; १९; २०; ४, ७; १३; २७; ७,
 १, ७; १२; २४; २५; २८; ३२;
 २, १; २; ३; ५; ७; ८; ३, ६; ४, ७;
 १०; ८, १, २, ८; १०; १४; २, २;
 १५; १८; १९; २५; ३, ७; १६;
 ३७; ४, ६; ५, ११; ९, १, ५; ६; ९;
 २, १६; ३, ७; ११; २६; ४, ४; १३;
 १७; ११, १, १, १, १, १, १, १, ३;
 ५; २०; ५, १९; २, ३, ३; ५; ९; ४,
 ८; ९; १२; ५, २; १६; ३, १, २१;
 २, २; १३; ३, ४; ६; ९; १९; ४, २;
 ५; ३३; ५, १६; १७; २३; ४, १,
 ८; १३; २, १; ७; ३, ५; ४, २; ४;
 ५, ५; १५; १६; २३; १, १, ७; ९;
 ११; १२; १३; १४-१६; २, ६; ९;
 १६; ३, २; ३; ४, २; ५, ११; ८, ६;
 १४; १६; ९, १-४; ६-८; ६, १, ६;
 ८; ९; ४, ५; ७, २०; ८, १५; १९;
 २०; ९, ६; २०; २१; ५, १, १, ८;
 १२; १३; १६; २, १८; ३, ५; ४, १३;
 १४; ५, २८; २, १, ५; ६-८;
 ९; २३; ३, ६; ७; ८; ४, ११; १३;
 ५, १५; ३, १, १-३; ४; ५-८;
 ९; १२; २, १; ३; ६; ८; ३, ४-८;
 ४, ९; ५, ७; ११-१४; १८; ५,
 २०; २७; ४, १, १; ८; ९; १७; २,
 ४; ५; ६; १०; ३, ४; ७; २४; २७;
 ४, १; १५; ५, १९; ५, १, १; ८;
 १२; २, ६; ३, १, २; ४; ५; ६;
 ७; ४, १; ९; १३; १५-१७; ३०-
 ३२; ५, ८; ९; १०; ११-१३; ६,
 १, १, ६; २, १६; २३; २५; २७;
 ३६; ३, ३; ४; ५; २, १, ८; ९; २०;
 २, २; ६; ७; ८; २०; ३२-३४; ३९;
 ४०; ३, १, ११; २१; २५; ३३;
 ३४; २, १; १०; ३, ५; २०; २६;
 ४, १, ७; २, ८; १०; ४, १८; १९;
 ५, १, ६; १२; २, १; १०; १७;
 १८; ३, २; ४; ४; ३; ९; ६, १, ६;

८; १०; ११; १४; २३; २४; २, १२;
 १३; ७, १, २; ६; ७; १३; १४;
 १५; १६; १८; १९; २०; २४; २७;
 २८; ३, १; ५; ४, २; १०; ८, १, २;
 ११; १५; २, ३; ७; १०; १२; ७, १,
 १, ७; ९; १०; २१; २२; ३६; ३७;
 २, १, ११; २, २; ३; ६; ४, १४; २०;
 ३, १, १; ११; २६; २८; ४७; २, ९;
 १९; ४, १, १; ५; १०; १५;
 ३५; ३७; ३८; ४१; ४२; २, ९; २२;
 ५, १, २; ६; १५; २३; २८; २९;
 ३२; ३८; ८, १, २, १; ३, ४; ४, ५,
 ४, ४, १२; ६, १, १८; २, २; १३; ३;
 ६; ७; १२; ७, २, ३; ७; ८; ३, १२;
 ४, १०; ९, १, १, १५; २५; २, १;
 १; १९; ३, १४; १६; ४०; ४९; ३,
 १, २; ४-६; ८; ९; १२; १४;
 १८-२३; २४; ४, ४; ५; ९;
 १५; ४, १, १; ५; १३; ३, २; १२;
 १३; ४, ८; १४; ५, १, ३; ४; ५; ८,
 १०; १३; १७; ५२; ५४; ५६;
 ६२; २, ३; ८; १२; १३; १०, १, १,
 १०; ११; ३, ३; ७; ४, १; ३; ३-
 ७; १३; १४; ५, ४; २, २, ५;
 ८; ३, १८; ४, २; ६, १२; ३, १, २-
 ९; ३, १-५; ४, ५; ५, ८-११;
 १४; १६; ४, १, १; २; ११; १८;
 २, ३०; ४, ५; ५, २; ५, १, ४; ५; २,
 ४; ६; ११; १२; १८; २०; २३;
 ४, १६; ६, ५, १; ५; ८; ११, २,
 १२; १३; ३, २; ४; ४, ४; ५, ४;
 ६, १२; १७; २३; २४; २१; ७, १;
 ३; ४; ८, ५; ६; २, २, ५; ६; ३,
 ४; ५; ६; ९; ४, ६; १०; ५, २; ४;
 ५; ७, १-५; ११; ३, १, ५-७; ४,
 १, १; ६; १४; १५; ४, २, ६-८;
 १०; ११; ३, २०; ४, ७; १२; ५, १,
 १७; २, २; ३; ५; ६; ९; १६;
 ७, १; ३; १०; ६, २, २; ३; ९; १०;
 ७, १, २; ३; ४, १; ४; १२, १, २, ३;

३, २२; २३; २, २, २३: ३, ५-
 ७; ४, ७; ९; ३, ३, २: १४; ५, ३-७;
 ९: १०; १३; ४, ३, १०; ४, ७, ५,
 १, ४; २, ३; ५; ६, १, ४०; ४१: ७,
 १, ११-१३; २, ८; १३: १४: १४:
 १६: १७: १८-२१; ३, ११; ८,
 १, ३; ५; ८, ३; २८; ३, १; २; ५:
 ६; ११; १५-१७: २६; ९, १, ४:
 १३, १, १, २; ४; २, १; ३, ८; ४, ३;
 ५, ३-५: ६, ३; ९, १०; २, ४, ३; ५,
 २; ७, ८; ८, २; ११, १; ३, १, १; ३;
 ४: ३, ३, ३; ४; ५; ६: ४, २; ६,
 ६; ७: ७, १-७; ११; १२; ८, २;
 ३; ४, १, १, ५; २, १०; ४, ८: ५, १,
 १; ५; ३, ९; ६, १, ७-९; २, २०;
 ७, १, २-१२; १४; ८, १, ६; ८:
 १३: १४; २, ६; १४, १, १, १२;
 १८; २, ४; ६: १५; १६; १८; ३,
 ९-११; १४; १६; २०; २२; २३;
 २९; २, १, १०; १८; २०; २, ४४;
 ४८; ४९; ३, १; १४; २४; २, ३०;
 ४, १, १०; १९; २०: २८: २, ३;
 १०; १४; १९; २२: २३; ३, १९;
 २९: ३४; ५, १, २; ३; ४: ६; ७:
 ९: १०; १३: १४; २, ४; ६: ३,
 १०; ४, ५: ७; ६, २, १३; ४, १;
 ५, १; ८, १०; ९, २, १; २३: २३:
 २४: २५: १०, ३; ९; ११, ४; ७,
 १, १०; १५-१७; ४०; २, २; ३;
 ६: ८; ९: २५; २८: ३, ६: ८;
 ८, ६, २; १०, १; ९, १, १७; २, १:
 २: ५: १४; ९, ३, २, १; ४, ३; ७; ९;
 १०; का. १, १, ९; १०; २, १;
 ५; ७: ३, २: ३: ५-७; ४, ९;
 १९-२२; २६; २, १, ६; ११; २,
 ६; ९; ११; १२; १४: १५: ३, १;
 ४; ८: १३; ४, ९-११; १३; ३, १,
 २१: २२; २४: २, ५; ६; ८; १२;
 ३, ६; १०; १७; ४, २; ४: ८; ११;
 ४, १, ७; २३; ३, ६: १०; १२;

१५: ५, १, ६: ८; ११: १७: ५,
 २, ५; १०; १९; ३, ३; ४; ६, १, ३;
 ५: ९; १०; ११: ३, १, ५; ६:
 १०: ४, ६-८; ९; २, १, १, ४; ५:
 ७: १२; २, २; ९; १०; १५; ३, १०;
 २५; ४, ५; १२; १९; २०; २, १,
 ४; ९; २०; २१: ३, १६-१८;
 २१; २२; २३: ४, २: ३; १०;
 ती. १, १, २, १: २; ३: ६; ७: ८:
 ३, ५; ४, ८: ५, १; ६, ५; ६; ९, ५;
 २, २, ४: ३, २; ४; ४, १; ६, १-५;
 ३, १, ३; ४; २, ४, ५, ५, ४; ६, ३;
 ७: ८: ७, २: ८; ८, ५; १०, ५; ९:
 १०; ४, २, ४; ५, १-४; ६, १; ३:
 ९, ५; १०, ५: १०; ५, २, ३; ६; ३,
 ४: ६, १, १; ९; १०: २, ३; ५: ३,
 १: २: ४, ३: ४; ५; ६, ३; ५; ६: ७,
 १; ५; ८; ३; ४; ५: ६-८; ७, १, १: २,
 ५; ३, १; ६; ७; ८; ४, २; ६; २; ७, ३:
 ४: ५; ८, १; ७; ९, २; १०, ६; ८, १,
 २; २, २; ५: ३, २; ६, २; ४; ५; ७,
 १: २: ८, १; २; ३: ४; ५; ९, १; १०,
 १; २: २, १, २, ४; ३, १; ६; ५, २; ५;
 ६: ११; ६, ३; ५; १०, १: २: ३:
 २, १, ३; २, २-५; ३, २: ३; ४, ६:
 ९, ९; १०, ३; ४: ८; ११, १; ३; ४;
 ६: ३, १, २: ३; २, ५; ३, १: ५, ४;
 ८, १: २: ३: ९, २; ५; ७; १०, ४;
 ११, ४; ७, ११: ३, २; ३; ४, १; ५,
 २; ६, १: ९, ४; १०, १; २: ११, २;
 ३; ८, ३; ११; ३, १, ३, १; ४, १;
 ४; ६; ९; १०; ११; ५, ९; १०; १२;
 १३; ६, ३-५; २, १, २; २, ३; ३, ३;
 ११: १२; ५, ३; १०; ८, ८; ३,
 १, ३; ५; २, ४; ५; ३, ३; ४, ६; ५,
 १; ८, २; ४; ९, ८; १०, १: २; ३; ६,
 १, ३; ७, १, २; ३, १: २-४; १३, २;
 ८, १, १: २, २: ३; ३, १: २; ४, १;
 ३: ८, ३; १२, २; २०, ५; २१, १;
 २; ४: ९, १, ४; ४, ३; ५, १: १०,

१; ११, ३: १४, २; ३; १७,
 २: ३; ५; १८, २; १९, १: २;
 ३; २०, १; २: २१, २; २२, २; ११,
 ५, २: ३; ९, ८; १०, २; १२, २,
 २-५; ८; ९; ४, २-७; ५, ३; ११;
 भवति श. १, १, १, २, १; २, ६; १५;
 ३, ११; ४, ३: ६; २, १, ६; ७; ८;
 १७; २१; २, ५; ३, ८: ३, १, १; ९;
 २०: ४, १, २; ३; ४, १, ३; ५; २,
 १६; ३, १; २; ४, ७; ५, ५; ७; ५, १,
 ३; ३, ११; १४; २२; २; ४, १; ५;
 ११; ६, १, ६; १४; १८; ४, १६; ७,
 २, ४; ७; २०; २६; ३, १०; ८, १,
 ३; १; २; ४; २, ६: ३, २; ४; २; ५; ९, १,
 ९; २; ४; ३, १; २, १, १, १४; २,
 ८; ४, ७; १९-२२; २९; २,
 १, १६; २, १४; १६; १७: १९: १;
 ३, ७; ९; १२; १३; १७; २१; २३;
 ४, १; ३, २, ९-१२; ३, ६;
 ४, ४; १०; ४; २, ६: ११; ४, ८; १०;
 १२; १४; १८; ५, १, ६: १३; २,
 १९; २०; ३६: ४१: ३, ४; ४,
 ३-७; ६, १, ३; ४: ३; ७; २, ८; १०;
 ३, ७; १६; ३, १, २, १; १६; १८;
 १९; २१; ३, १२; २३; २८; ४, १७;
 २०; २, १, ३; ५; ३०: ३६; २, ७;
 १९; २०: २३; २४; ३, ६; २१; ४, ८;
 १९; ३, १, ३; ४; २, ३: ७: ३, ३;
 १८; ४, ८; १४: १९; २०; २३;
 २५; २९; ४, १, ५: १७; २, ३; १५;
 ३, १९; २२; ४, १; १३; २३; २४;
 २५; ५, १, १; ७; ९; १०; ११: २६;
 २, १; २: १०-१८; ३, २; ७; २०:
 २४; ४, ७; १६; १७; २३; ६, १, ३;
 ३, ६; १९; २१: ४, ४: ७, १, ८;
 १२; १९; २, १; २; ८, २, ४; १५;
 २२; २५; ३, १; ६; ७: ८; ३; ७; ४,
 ६; ५, १०; ९, १, ९; १८; १, ४, ६;
 २, २, १; १६; ३, १; १८: ४, २; ९;
 १०; २०; ५, ११: १८; १९; २२;

३,५,९;४,२,६; १३;४,४; ५,२;
 २०; ५,१,१;६;८;९; १३;१४;
 १५;१६;२,३;४;६;७;१०;१२;३,
 ११; ७,६;६,६,५; ८,१;५;६;७;
 १०-१२;१५-१७;२०; ५,१,१,
 १४;१६; ४,११;१३;१४; १५;
 २,१,१०; ११; २,१; १९; २१;
 ३,५;४,१०; १३;१८;२०; ५,२;
 ३;४;६;७;८; १०-१२;१४-१६;
 ३,१,७;१०;११; २,३;५;६;३,
 ४-८;१०;१२;४,९;१२;५, १२;
 ४,१,२; १३; २,१;३;८;१०;३,
 १-३;११;१२;२७; ४,१४; २५;
 ५,१; ३;१५; ५,१, ८;९; १०;
 ११;१२; ३,७;४,१५-१७; २०;
 २३;२७;२८; ३०-३२;५,७; ८;
 १०;६, १,२,१६;२५;३,१५; २,
 २,११;१२;२७; ३,१,२;४;१;
 ३,८;४,४,१;५,१,९; ६,२,६;७;
 १६;३, ११;४, १०;१३-१५;८,
 १,७; २,६; ७,१,२, १३; २,१,
 ११;१५;३,६; ३,२,४;४,१,२;
 ४,५; २, १७; ५, १, ३२; २,
 १०;११;१७; ८,१,१,४; २,६;४,
 १०;२,१,७; ३,४,१; ४,१, २,४;
 ४,११;५,१,१५;१६; १७;४,३;
 ६,२,३;१४; ९, १,२,३;४;३,१,
 २;३,१४;४, ५;८;१५; १८; ४,
 १,१;३,२; १२; १५;५,१, ४०;
 ४८;५,२;११; १०, १,३,१०;
 २,२,६;३, ६;४,१, १८;३, २३;
 ५,२,५;११;२३;११,१,३,२; ३;
 ४,४;६, २,४;३;८,४; ४,१, ६;
 १२; ५,३,८-१२;६, ३,११; ७,
 ३,२; १२,२,३,३;३, ५,२;४,२,
 ३;४; ७; ८; ५, २,३;८; १३;६,
 १,२-३६; ७, २, ४-६; १६;
 १७;३,७; ९;१०; ९,१,३; ३,८;
 १३,२,२,१६; ३,१,४; ३,५-९;
 ४,२;६;८,४;५; ४,१,४; ११;
 १३;१५;२,२;४;३, ४;४,५; ६;

५,२,१;१०;८,१,६; ११;१४;८,
 ५;१३,१,१,२०; २१;३२; ३,१;
 २,२,४०;३, १,१; ३०; ४,१,८;
 २७; २८;२, १;१७; २२; २६;
 ३,२६; २७;२८; ३२;५,१, १८;
 १९;२१;८,१५;६,२,१४;९, २२;
 २४;७,१,१०;२२;३१;३२;४४;
 २,६;७;८;३१; ३,१५; ८,६,३;
 १०,१;९,४,३;११; का. १,१,१,
 १,२; १०; २,५, १०; १२; ४,
 १९-२२; २६; २,१, १०; २,९;
 ११;१२;३, ६; १०; ११; १३;
 १७-१९;२३;३,१,८; २३; २,८;
 ३,६;१०;४,५;६;७;८; १०;४,
 १,३;८;३,८;१०; ११;१६; ५,
 १,१७;२६;३१;३६; २,४; १९;
 ३,३;५;६,१, २३;२५; २,५;३,
 १०;२,१,१,१४;२,१६; ३,२;४,
 १९;२०;२,१,३;२१;२,३, २३;
 ४,१;६; ता. १, ३,४;५;७;९;
 १०; ११; १२; ३,९,१-३; ४,
 १,५;६;९,५; ५,६, २;६,१, ८;
 १०;४,४;६, ५;७;५; ७,१, ८;
 २,१,२,१२; ४,२;२,९,३;७, २,
 १;३,१;११,१; १२,३; ८,८, ३;
 ३,२,९,८; ७,१,९;८,२,४; १२,
 २;९,१६, ३;४; १७,१; २;५;
 ता. १, २,४;४,२;५,२; ६,२;
 ७,१;४;५; ६;८, ७;८; ९,५;
 १०,७;१२,५;२२,१;२;३;४;
 ५;६;७;१२;२३, २;२६, ४;
 ५;३२,३; २,८,१;१२,१; १४,
 १;१५,१;१९,१; ३,१२,७;१३,
 १;५,२,४;९;४,४,५; १०; १२;
 ५,३;६,११,७,६;८,४; ९,३;८;
 १०,३;७,६,२; ८,१,१; २,१;३,
 १;४,१;५,१;६,१; ७,१, ८,१;
 ५;९,६,१; ७,१; ८,१; ९,१;
 १०, ३; ४; १०, १, ३; १९,
 १;३९,१; ६३,१; ता. २, १,४;
 २,२;३; ३,२; ५;६; ५,४; ७,५;

८,२;११,२;१३,२; १५,३; १७,
 ४;३,१,३; ३,२; ४,३; ८,३; ९,
 २;१०,२;११,४; १२,३; १३,३;
 १४,१,५;६;१०; १६;१७; २,१;३;
 ४;६;१९;३, १-३;७; ८; ६,१;
 ३;६;११; १२;१५; १६;२३;२४;
 ७,१-३;८,१०; १४; ९,३; १०,
 ५;९,१,२;८; १६;२, ७-९;१३;
 ३,३;५;४,६;८; ५,२; ३;१५;
 १७;१९;६,१३;७,४; ६-८;१०;
 ११;८,४;५;७-९; ६,१,१३; २,
 १२;७;९;३,७; १४;५,८; ६,६;
 ७,७,२३;९,२,५; १०,२;१०;११;
 १८;१९;७,१,४;९;१३; ३,१९-
 २१;२३; २,५; २७; २९;५,५; ९;
 ७,१६; ९,१३; १५; १८; २१;
 १०,११; १४;१७; ८,१,१२; २,
 २;४;६;११; ३,५; ४,१०; ५,६;
 ११; १२;६, १०;१२; ८,८;९,
 १;४;५;९,१,२;१०; ११;१४;२,
 १;९;१५;१६; १९;२३;६,२;३;
 १०,१,२;५;८; ११;१४;१७;२०;
 २,३;३,२;४,७; ७,३; ११,७,७;
 २,१;३,१; २;४;५; ७-१०;४,६;
 ८-१०;५,१;३-५; ७;१३; १५;
 १८;१९; २१;२४;२७; २९;६,१;
 ३;८; १०;७,१; ८,१;६; ७;१३;
 ९,४-६; १०,१;७; ८;११; १३;
 १५;१७; १८;२०; ११,५;७-९;
 १४; १२,१,१; ३;८-११; २,१;
 ३,१;३; ८;९; १२;१५;१८; २०;
 २२;४,४; ५;१०; १५;१९; २३;
 ५,९;१०;१२; १५;१७; १८;२२;
 २४;६,५-७;११;१३; ७,१;३;५;
 १०; ८,१; ५; ९,१; ७;८; ११;
 १३;१५;१८; २०;१०, १०;१७;
 २०;२३;११,८; ९;१२;१३; १५;
 १८;२१; २३; १२,५;७; ९;१३,
 ९;१०;१४; १८; २३-२५; २८;
 ३३;३४; १३,१,१;६;११; १२;
 २,१;३, ५;६; ९;११; १४-१६;

१८;२१;२३;४,९; १०;१७;३;५,
 १;८;९;११; १२; १४;१६; १७;
 १९;२१; २५; २६; ६, ३;६: ८;
 ११;१४; १६; ७,१;२;५; ९;११;
 १३-१६:८,१;९,७; ८;१०;२०;
 २२;२४:२६; १०,४:७; १०;१२;
 १६;११,८; ११; १३-१६; २१;
 १२,४; ६:९;१६: १४,१,५; ७;
 १४;२,१; ३,१;६;७; ९;११;१५.
 १७;१८; २१-२३; ४,४;६;५,१;
 ११-१४: १६; १७; १९-२१;
 २४;२७; २९; ६,५;७; ९;११;७;
 १;३;७:८; १०;८,१; ९,१;६:७;
 ९;११; १३; १५:१७; १९; २२;
 २५;२८; ३०;३१; ३३-३५;३७;
 ३९;११,१: ७;८;१०; १२;१६-
 १८;२०;२१;२४; २५; २७;२९;
 ३०;३२-३४;३६; १२,६; ८;९;
 १०;१५,१,१;३-५; ७;११-१३:
 २,१;४;३,५; ६;८:९; ११; १२:
 १४:१६;१८;२०-२२; २४; २६;
 २८;३१-३५: ४,४;६; ५,१:७;
 ८;१०; १२; १४;१५; १७-१९;
 २१;२२;२४-२९; ३१;३३; ३५;
 ६,२;४;६;७; ७,६;७;८; ९,४-
 ६;८;१०;१६; १७;१०,५; ६;९;
 १०;१२;१४; ११,१-४; ६;१०;
 ११;१६; १२,१;८; १६,२,७;३,
 ७;४,७;५,१;२; ५;६;७;९; १२;
 १४-१९;६,२;६; १४;७,६;८,५;
 ७;९,६;१०,९;११; १२;११,१२;
 १२,३;१३,४;६; ८;१४,८; १५,
 १०; १७,१,७;२,३;४; ३,४;५,
 ४; ६; ६, ३; ९,३; ४; १०, ३;
 ४;१२,३; १४, २; ३; १८, १,
 ६; १४; १५; १७; १८; २४;
 २,५; ८;११; १३; ४,४;१०; ५,
 १७; १९; २०; २२-२४; ६, ८;
 १०;१४-१८;२५; ७,५; १३;८,
 ६;७;१८;९,२;३;५;७;२१;१०,
 १;९;१०;११,१;२;३;१०; १९,

१,४;५: २,३; ४;३,६; ७; ५,३;
 ६,३; ८,७;९, ६;१०, ११; ११,
 ५:६;१२, ४;५; ६;८; १५, १;
 १६,२;४:६; १७,१-३; १८,३;
 २०,२,३;४,६; ८;५,२: ३;७,१;
 १०,१; ११,६:७;८; ९;११;१२,
 १;१३,१;३: ५:२१,१, ४;६; ८:
 २,२;९; ४,४;७;१०-१२; १३;
 ५,५:८,६; १२,४: ६;१३, ३;९;
 १४,३; २२,१,३:२,३;४:३,६;७;
 ४,५:६:५, ५:६;८; ९;७, ३;६:
 ८;८,२;३:५;९, ६;१०, २:११,
 ५;१२,२;३:५; १३,२-४; १४,
 ७; १५, ३; ५; ७; १६, २: ४;
 १८,६: २३, १,४; ४,५: ७,४;
 ६;१२, ३; १६, १२: १९, ११;
 २४,१२,३:१९,२; २५, ५,१;२:
 ८,६:९,३;४:१०, ३;७: ८; १४,
 ४; १५,४; जै. ३;४;१०;११;
 १२;१४; १६; १७; १८; २०;
 २३; २५;२७;३५-३७; ४०;
 ४१:४६; ४७; ४८: ४९; ५१;
 ५२;५५; ५६; ५८; ५९; ६२;
 ६३; ६८; ७२-७४; ७८; ७९;
 ८०; ८२-८५; ८८; ८९; ९२;
 ९५; ९६; ९८; ९९; १००;
 १०२:१०६: १०७;११२; ११३;
 ११८; १२०; १२१; १२२;
 १२५; १२६; १२७; १२९;
 १३०; १३१; १३२; १३४;
 १३७; १३८: १३९; १४०;
 १४३; १४४; १४५; १४६;
 १४७;१४९;१५५; १६२:१६४;
 १६५; १६७; १६८; १७०;
 १७१; १७२; १७३; १७४;
 १७९; १८०; १८१; १८२;
 १८३;१८४; १८६,१८९; १९१;
 १९२;१९४;२००; २०३; २०४;
 २०६; २०७; २१०; १११;
 जै. १, १, ४, ७; ७, ५; २, १, ५;
 १३;२,१; ३, ५; ८; ४, ३, १; ५,

१,३:६,२,९; ३,३; ८,२,६;७:९,
 १,३;५;७;९; २,१;३; ५:१०,१,
 १०; ११,१.८; १२,२,२: ५,२:
 ३;५;१३,१,३; १४,२,११; ४,४;
 १५,१,५; १६,२,१;३,१०: १७,
 २,२; १८,२,३: ९,३,१०; २,१,
 २,६;८; २,२,२-४; ७;३,३, ९;
 ४,३,२;९; ५,१, ५; ३,७;८;३;
 १,५,६; २,४,२;४: ३,१,२: ३,
 ५;४,१,९; ५,४;५,१,१०; ८,२;
 ११,९,३; ६,४, २; ४;९; ५,२;
 ८;६,५;६; ४,२,१,४: ७; १०;
 ६,३,२; ७,२,१०; ११,१,१०;
 १३:३, ११; आ. १; सा. १.१,
 ७;९;११;२,९; १०; ३,१;६;५,
 १४;१५;७,१५;८,१३;१४; १५;
 २,१,६;७;१०; ११;२,३;३;३;
 ३;४;५:११;४, १;६,१-५;१५;
 १६; ७,१;२; ३-१२; १३;८,
 ५;३,१,२;३; ४;३,२; ४;५;६;
 १३;९,२: सा. १; २:३;४;५;
 वां. ३; ष. १,२;३;५:७; २,१;३;
 ५;६;७; १०; ३,१; २-६;७;
 ८;९; १०; ११; ४,१;२:३;
 ५;६;७,१;३;२; १२: १. १,२,६;
 २,७; ३,१७; २२: गो. १,१,५;
 ६;८-११: १५; २३: २८; ३१;
 ३४; ३५; ३६; ३९;२, २;
 ३;४;६;७;८;९;११:१४; १६;
 १७;२०; २१;२२; ३,१;७; ९;
 १०;१३;१४:१८; १९;२२; ४,
 ८;१;१३-१७;५, ३;९; ११;२१;
 २,१,३;७;११;१६;१७:१८;२०;
 २२;२४-२६: २,१; २,५;१०;
 ११;१२: १४;२०; २३; ३,३;
 ८;९;११;१७; २०; २१; २२;
 ४,५;९; १०; १४; १५; १६;
 १७;५,३;४;६;७: ८;९; १०;
 १२;१३;६,२;४;५;६; ८;९;
 ११; १२; १५; १६; भक्त: ऐ.
 १,४;१०;१७;२५;२९; ४, ६;

१३; १९; ३०; ६, १४; ८, ५;
 ऐआ. १, १, २; ३, ७; ४, १; २; २,
 ४, २; ३, १, २; शां. १, १; २, ७;
 ३, ५; ६; ९; ७, २; ८, २; ९, ३; ५;
 १०, १; ११; १२, १०; १३, १०; १४,
 ६; २२, १; २८, ९; १०; २९,
 ३; शांआ. १, २; ८; २, १६; ७,
 ४: शा. १, १, २, २; ३; २, २, ४;
 ३, १, २, २; ७, ३, १६; १७; १८;
 २, १, २, ३; ४, ८; ५, २, ५; ९; १६;
 ३, १, ४, १, २; १३; २, १, २; २, १४;
 ३, २०; ३, ४, ९; ४, १, १; ८, २,
 १७; २७; ३, २६; ७, २, १, १५;
 ३, ३, ६; ५, ४, १, १४; ६, ३, ३,
 २२; ४, २, ६; ७, १, २६; ८, १, ४;
 ७, १, १, २९; ३१; ३५; ४, १,
 ३६; २, २०; २९; ५, १, १४; १५;
 ८, २, १, १६; ३, २, ५; ६; ४, २, १४;
 ४, ४; ५; ६; ७; ६, २, १४; ७, १, ६;
 ९, ४, ४, ६; १०, २, १, ५; ४, १,
 ६; ८; ११, १, ६; २, ४, ८; ५, ७,
 १; १२, ३, ३, १४; ७, २, १५; ३, ८;
 १४; ८, २, ३५; ९, १, १०; १३, २,
 ४, ४; ४, २, १३; का. १, १, २, १; ४,
 ७; १०-१३; २, १, १३; ३, ४, १०;
 ५, १, ४, ७; १४; २, १, ३, १; ३;
 तै. १, ३, १, ३; ४, ६, २; ६, ४, २;
 ४; ८, ६, १; २, १, ४, ५; २, ७, २;
 ७, ६; ३; ३, ८, २, २; ९, २; ११, १;
 २०, १; भवत: शा. १, २, २, ४:
 ६, ३, ४१; ७, ३, १६; १८; ९, २,
 ६; २, २, ३, १३; ५, २, ५; १६; ४७;
 ६, १, १३; ३, २, १, १; २, १४; ३,
 ३, १८; ४, ८; १२; ७, ४, १०; ८,
 २, २७; ३, २६; ७, २, १, १३; ५,
 ४, १, १४; ६, २, १, २०; ३, ३, १४;
 ६, २, ५; ७, ४, ७; ८; १३; ७, १,
 २, २०; ४, १, ३६; २, २०; २४; ८,
 १, ३, ३; ४, ४, ६; ७; ७, ३, २०;
 १०, २, १, ५; ५; २, ८; ४, ५; ७;

१२; ११, २, ७, १६; ४, १, १३;
 १२; २, २, ३; १२: ८, ३, ६; ९, ३,
 १६; १३, ४, ४, ७; ८; ६, १, ९;
 १७, ३, १, २२: ६, ४, १; ७, १,
 ९; २, २६; का. १, ५, १, १४; तै.
 १, ८, ९, १; २, १, ११, १; ७, १८,
 २: ३, २, ३, १: ३, ९, ११; तैआ.
 १, १०, ५; ६; ५, ७, १२; ९, ११;
 तां. २, १७, २; ३, ९, २: ७, १, १२;
 ६, १८; १५; ७, १: ८, १; ३; ४; ५,
 १, १०: १२; ५, १३; ९, ४; ८, ५,
 १; ७; १६; ९, २२; ९, ४, ८; १०;
 ११, ५, १२; ६, ६; ८, ९; ११, ११;
 १२, १, ६; ७ ८; ९; १३, १, ९; १०;
 ७, ७: ८; १८; ११, ५: १९: १७,
 १, ९; ५, ४; ९, २०; १५, ११, ७;
 १६, ५, ३: १०, ७; १५, ११; १७,
 ३, ३; १८, ८, १७: १९, ३, ८; ४, ६;
 ९; ७, ४; ६; ८; ३; ४; ९, ३; १०, ५;
 १२, ७; १३, ५; २०, १६, ८;
 २१, ११, ३; २२, १८, ६; २३, ५,
 २; २२, ४; २७, ११, ९; २७, ११,
 ४; १२, ६; जै. ३५; १२९; १३१;
 १३२; १४३; १५६; १६८; जैठ.
 १, ७, २, ३; सं. २; ३; ष. ३, ७;
 ८; १०; गो. १, ४, ८; १०; ५,
 १; २३; २, १, १९; २५; ३, २०;
 ४, १३; १४; ५, ३; ६, ६; १२;
 भवन्ति ऐ. १, २; १७; १९; २१; २२;
 २५; २८; २९; २, १२; १८; ३७;
 ३९; ३, १; ४; १७; २३; ४४; ७,
 ६; १२; १६; १८; २२; २६; ३०;
 ६, ८; १०; ११; १२; १३; १४;
 १५; १८; २१; २३; ३१; ३६; ७, २;
 १२; ३२; ३४; ८, ४; ५; ७; ८;
 ऐआ. १, १, १; २; ४; २, २; ३;
 ३, ४; ५; ७; ८; ४, १; २; ५, १;
 २; २, २, १, ४; ३, १; ३; ४; ६; ८;
 ६, १; ३, २, १, ५, १, ३; २, ५; शां.
 १, १; ४; ५; २, १; ४; ५; ३, २;

३; ४; ५; ६; ७; ८, ११; ५, १; २;
 ७; ८; ६, ११; १५; ७, १; ८; ८, २;
 ६; ७; ९; १०, ४; १०, ३; ४; ५; ६;
 ११, ३; ६; १२, ४; ६; १३, २; ९;
 १४, ५; १५, ३; १६, ३; ६; ११;
 १७, ३; १८, २; ५; ६; १०; १९,
 ३; ४; ५; ७; ९; २१, ६; २२, ५;
 ८; २३, २; २४, ४; ८; ९; २७,
 ३; ७; १०; १५; २६, ९; २७, ६;
 २८, २; ३; ५; ७; १०; २९, १;
 २; ५-७; ८; ३०, १; ३; ५; ७;
 ११; शांआ. १, ४; ५; २, १; २;
 ३; ५; ६; ७; १४; १६; १७; ७, ५;
 ७; ५, ४; ७, २२; ८, १; २; ५; शा.
 १, १, ४, १७; २, १, २१; ३, ८; ५,
 २४; २५; ३, ३, ४; १८; २०; ४,
 १, ३३; ५, २, ५; १६; ३, १; ४;
 ५; ४, ५; ८, २, ७; ३, १०; ९, २, ७;
 २६; २, १, १, १३; १४; ४, १०; १४;
 २, १, १७; ३, १४; २७; ४, १४; ३,
 २, ५; ६; ८; ४, १, १४; २, १७; ५,
 १, ११; १८; २१; २, ७; २२; २३;
 ४, २; ६, १, ५; ६; ३, ३; ४; ३, १,
 ३, ६; ४, १४; २, ३, २१; २२; ४, १,
 ८; १६; ४, ६; ६, १, ७; १०; २२;
 २, २३; २४; ७, १, ३; ८, १, ३; ३,
 १०; १२; १४; ९, २, १७; ३, ३;
 ३४; ४, २; ७, १, १, ४; ५, ५, १९;
 २, १, ३१; ४, १०; ५, १७; ३, १,
 २१; ४, १४; १५; ५, ७; १४; २४;
 ४, ३, १२; ४, १; ३; ५, १८; ५, १,
 १३; ७, १; २; ५; ६, ४, ३; ४; ५, ३;
 ४; ७, १९; ८, १२; ९, १३; ५, १,
 ३, ७; ८; ९; १०; ४, ११; ५, ६; ७;
 १०; २, १, १७; २, १७; ३, ३, १४;
 ४, १२; १३; ५, ५; १०; १४; २०;
 ४, ५, २३; ५, २, २; ६; ५, १९; ६,
 १, २, २९; ३१; ३४; २, १, १०;
 १५; १६; ३१; ३२; २, १४; २९;
 ३, १०; ३, १, १५; २१; २५; २६;

† 'भवत' सुपा. अशुद्ध: ।

२७; ३, १; २५; ४, ४, १८; ५, १,
 १; २, १५; ३, ३; ५; ११; ६, १, १;
 ११; १३; ३, ५; १७; ८, २, १०;
 १२; ७, २, १, ७; १६; २, १८; ३,
 ९; ४, २; २८; ३०; ३, १, २६;
 ३७-४१; ५, २, ४०; ४२; ४३;
 ८, १, ३, २; ३, १, ११; २, १४; ३,
 ११; ४, १२; ५, २, ११; ४, ११; ६,
 १, २२; २, ६; १७; ९, १, १, ५; १६;
 २६; ४३; २, ३२; २, १, ६; २, ३; ३;
 ७; ३, ६; ३, १, १७; २४; २५; ३,
 ९; १८; ४, १, ५; ६; १३; ३, १०;
 ११; १३-१५; ५, १, ३, ९; ८; ६; १;
 ६८; ५, २, ९; १०, २, ३, ७; ३, ५
 २; ४, ३, १०; १३; १९; २०; २४;
 ५, ३, १२; ४, ४; १०; १२; १४;
 ११, १, ५, ५; ९; ६, ३४; ३५; ३६;
 २, १, ६; ४, ३, १९; ५, २, ७; ५, ७;
 ७, ३, ३; ८, १, ३; ४, ३; १२, १, ३,
 १-२१; २, २, ३; ३, ८; ३, १, २-५;
 ५, २; ८; ७, १, १४; २, ८; १४;
 १५; ३, २०; ८, २, १५; १६;
 १८-२०; ३०; ३२-३५; ३, १३;
 २६; ९, १, ७-१०; १३, १, १, ४;
 ४, २; ३; ६, ३; २, २, १०; ५, ४; ६,
 ८; १०, २; ३; ३, २, २; ३; ३, २, ६,
 ६; ४, १, ८; १३; १५; २, ५; ७; १०;
 १३; ३, ३; ६-१४; ४, २; ५, १,
 १०; १२; २, ५-८; ४, ६; २८;
 ६, १, ३; ५; २, ८; ७, १, ३-६; ८,
 १, ६; १४; ३, ६; ७; ८; १४, १, २,
 ९; ३, १४; १५; ३०; ४, ७; २, २,
 १२; ३९; ४३; ५१; ५३; ३, १,
 २१; २, १६; १८; ५, ४, ५; ६, ७,
 २; ६; ९, २१; २३; ७, १, ११; २,
 १५; ३, ६; ९, १, १९; ३, २२;
 का. १, १, ४, १४; २, १, ११; ३,
 १२; ४, १०; ३, १, १; २, ११; ३,
 १४; ४, ३, २; ९; १५; ५, १, ५;
 १९; २०; ३, २; ६, १, ४; १२;
 १५; २४; २८; २, २; ३, ४; २, १,

३, १९; २, १, २१; तै. १, १, २, ४;
 ३, ७; ९, ४; ५; १०; २, २, १; ३,
 ३, २; ४, ४; ४, २, ४; ६, १; १०, ५;
 ५, ४, २; ६, १, ११; ३, २; ४, ५, ७,
 २; ८, ३; १०, १; ७, ३, १; ६; ४, १;
 ६, ५; ९, १; ६; ८, २, २; ३, १; ४;
 ५, २; ६, १, २; ८, २; ३; २, १, १०,
 ३; ६, १; ३, ५, ४; ९, ९; ७, २,
 २; ३, ३; ९, १; ११, १; १७,
 १; ३, २, ७, २; ८, ९; ३, ७, १;
 ८, २, १; ५, ४; १९, १; २०, १;
 ३; ९, १, ४; २, ४; २, ४, ५; ६;
 ८; ६, ५; ९, १; ३; १३, १; ३; १६,
 ४; १८, २; १९, ३; १२, ५, ५;
 भवन्ति श. १, ३, १, २६; ३, ४;
 ४, ८; ५, ३, १२; २३; ६, १, १९;
 ८, १, २८; ३२, ३५; ३, २५; ९, १,
 १०; २, १४; २, ३, ७; १८; ३, ६;
 ५, २, २९; ३, १, ३, ६; ४, १४; २, ३,
 २१; २२; ४, १, १८; ४, २; ५, २,
 १४; १५; १८; ६, १, ७; ४, ६; ८, ३,
 ३२; ३४; ९, १, २; २, ८; ३, ३;
 १७; ४, २१; ४, २, ५, ४; ३, ३, २;
 ४, २, ४; ३, ११; ४, ११; ५, ९;
 ५, २, ११; ६, ८, ३; ५, ८; १०; १३;
 १५; १७; ९, १२; ५, १, ३, १३; ५,
 २७; ३, ४, १३; ५, १०; १६; ४, ५,
 ३; १४; ५, १, १; ४, १; ३३; ६, २,
 १, १२; २४; ३२; ३, १, २, ८; ५, २,
 ६; ६, २, १६; ७, १, १५; ४, १०;
 ७, १, १, १५; १६; १८; ४४; २,
 १९; ५, १, ११; २, ६; ३७; ४२;
 ८, २, ३, १४; ३, ४, ११; ५, ४,
 ८; ६, २, ६; १२; १७; ९, २, २, ६;
 ३, ४, ६; ५, १, ४४; २, १६; १०,
 १, ४, १; ५, २, १५; ४, १८; ११, ४,
 १, १२; १५; ५, ५, १३; ७, १, २;
 ८, १, ३; ३, ४; ४, ३; १२, २, २,
 १; १२; ३, ३, ६-१०; ५, १, १२;
 २, १४; ७, २, ९, १६; ८, २,
 १७-२०; ३५; ९, १, १०; १३,

१, ४, ३; ३, २, २; ३, १; ३; ४, २,
 १; ४, ६; ९-११; ५, १, १३; ४,
 २५; २६; ६, १, ३; ६; २, १६; १७;
 ८, ४, ६; १७, १, ३, १६; ३, १, १३;
 ४, २, १८; का. २, २, १, २१; ३,
 तै. १, १, ५, ९; ४, १, ४; ६, ४, ५;
 ८, १, २; २, २, २, ६; ३, ८, २१, २;
 ९, ८, ३; १३, २; तैआ. १, २६, ७;
 ३, ११, १; २; ५, २, १०; ११; ४,
 ९; ६, ९; ११; ९, ३; ६, १०, १;
 १०, १, ३; ६३, १; ता. २, ३, ४;
 ७, ७; ८; ९, ३; १५, ३; ३, ४, ३;
 ७, २; १३, ३; ४, १, ८; १४; २, ८;
 ४, ३; ५, १; २; ५; ७-१०; ६, १३;
 ७, ७; ९; ८, ५; ७; ९, २, ३; ५, ८, १;
 २; ३; ६, २, ३; ४, १२; ५, ११; ८,
 १७; ९, ९; ७, ३, १६; २२; ८, ६,
 १३; ८, २४; ९, १, ४; १६; १९;
 २७; ८, १५; १०, ३, ९; ४, ८; ११,
 १, ५; ६; २, २; ५, १; ६, ७; ७, २;
 ११, १; १२, ४, १; १७; ५, ३; ९,
 २४; ११, १; २६; १३, ३, १; २६;
 ४, ३; ५, ४; २८; ९, १; १२; १४;
 १६; २९; १०, १५; १६; ११, १;
 ६; ९; २४; १४, १, ८; ११; १२;
 ३, ४; २०; २५; ४, ३; ५, ३; ३१;
 ६, ३; ७, ४; ५; ९; ९, ४१; १०, २;
 ११, ३; ३९; १२, ९; १५, १, ६; ९;
 १०; ३, १; ३; ३७; ४, १; ५, ४; ३७;
 ८, १; ३; ९, १; ३; ११, १५; १६,
 १, ५; ४, ११; ५, २२; २३; २७;
 ६, १०; ११, २; ८; १२, ५; १३, १३;
 १५, ७; ८; १७, १, ९; २, २; ३, २;
 ११, ३; १२, ४; १८, ४, ४; ७, २,
 ३; ४; ६; ८, ६; ८; १३; १४; १७;
 ९, १७; १०, २; ४; ७; १९, २,
 ५; ४, ११; ६, ३; १४, ४; १५, ३;
 १६, ५; ७; १८, ५; २०, २, ४; २१,
 ४, ६; ८; ९; ५, ५; ६; ६; ३; ७, ५;
 ९, ४; १०, १०; ११, ४; १३, १०;
 १४, ९; २२, ३, ३; ६, ४; १६, ३;

२३,४,५; १२,४; १४,६; १६,६;
 १८,३; २३,३; २४,१; २५, ४;
 २६,४,३; ५,२; ८,२; ९,३; १४,
 ४; १५,४,५; १९,२; २०, १,९;
 १०; ४,१; ३; ५, १; २; ६,३; ८,५;
 ११,२,३; १६, २; जै. ४; ५^३; ८१;
 ९०^३; ९५; ९६; ११३; ११५;
 १२९^३; १३२^३; १३९; १४६; १४७;
 १५६^३; १६१^३; १६२; १६४; १६५;
 १६८; १७०; १७१; १८४^५; १८७^५;
 २०३; जै. १,३,४,१,२; ८,३,
 ४-६; १२,१,६; २,२, २,७; ४,
 १२; ४,३,६; ७; ३,१,३,१४; १५;
 ४,१०; ५, ९, ३; ६,५,५; ६; ७,
 १०,१,०; २,५; आ. १^३; सा १,
 ५,२; २,६,११; ३,३,१; ६,१०;
 ११; ७,९; १०^३; ९,१; सं. १^३; २^३;
 ३; प. १,३; २,३; ४; १०^३; ३,७^३;
 ८^३; ७,४; ५,३-५; ६^३; ७-१२;
 ६. २,११; गो. १,१,१; ७^३; १३;
 ३९; २,१; ४; १३; १५; २१^३; २३^३;
 ३,५; ७^३; ९^३; १९^३; ४, ८^३; १०^३;
 १६; १७; २३; ५, १^३; ३^३; ९;
 १०^३; ११; २१; २,१,१; १९^३; २०;
 २१; २३; २५; २,६; ८; १०; २०^३-
 २२^३; ३,८; ४,६; १०; ५,७; ८^३;
 १०^३; ११; १३-१५; ६,१; ३; ५;
 ६^३; ७; ९; ११^३; १२^३; १६^३; भवसि
 तै. २,४,२,६; जै. ३६; जै. ३,
 ५,८,११; ७,५,१, १^३; ३; भवथ
 शा. १०,४,३,६; तै. ३, ६,३,३;
 तै. ६, १०,२; भवामि ऐ. ७,
 २३; २४; शा. ७,५,७,९; ११,२,
 ६,१२; १२,७,३,२१; तै. २, ८,
 ८,४; ३,७, १२,४; तै. २,३,
 १; जै. ७, ८,२, २; मं. २,३,
 २०; ५,९^३; १०; भवामः शा. १,८,
 १,३; भवामः शा. ३,४,२,२; १७,
 ७,२,१५; तै. १, २,१,३; वभूव
 ऐ. ५,३०; ऐ. २,२,४; शा. ३,

९,४, १२; २०; २२; तै. ३, ७,
 १०,४; वभूव शा. २, ४,४,२; ४;
 ५,१,२,२; ४,११; ३,८,२, २५;
 १७, ५,५,१९; ६,१,१; ४; ७,३,
 १; का. १,३,४,१; २; ४,३,१७;
 २, २,२, १; तै. २, ४,८,५; ७,
 १५,१; ८,४,३; ८,२; ३,१२,३,
 ३; तै. २,४,१; ७,१; ७,३,१;
 जै. ०१२; जै. १,१४, ३,१,२;
 मं. २, ३, १९; गो. १, -१, २७;
 ३२; ३३; ३,५^३; ६; ८; ५, २४;
 वभूवतुः शा. १७,७,३,१; वभूवतुः
 ऐ. ७, १३; ऐ. २, १, ८; शा
 १३,५,४,६; ६,२,१२; १७,६,१;
 १; २; का. १, २,४,९; ५,३,१०;
 तै. २, ७,१; गो. १, १, २७;
 २८^३; ३,८; २,५,१०; भवित्ता ऐ.
 १,२७; शा. ७, ३, १, ११; ११,
 ५, १, ११; १४-१६; तै. १,
 ६, ६, ४; तां. ७, ४, ७; जै
 ६^३; ९०; १५७; १६९; भवित्ताः
 जै. १, १२, ४,३; ३,२, २,६;
 भवित्तास्मि शा. १, ८, १, ३;
 भवित्तास्मः शा. १२, ८, ३, ७;
 भविष्यति ऐ. १,१८; २,२९; ३,
 २१; ७,७; ऐ. २,१,४^३; ३,१,
 ६; शां. १,१; २७,१; शां. ७,
 १५; ९, ७^३; शा. १, ७, ४, ६;
 भविष्यति शा. १,५,३,२^३; ९,२,
 ३४^३; २,१,४,६; ३,१,३९; ४,३,
 ४^३; ३,३,४,११; ७,१,३०; ७,२,
 ३,८; ४,११^३; ५,८,११^३; ५,१,१,
 ३^३; ६,१,२, १३; ७,१,२,२; ३^३;
 ४,१,३; १८; ८,२,१,३; १२^३; ३,
 १,३; ६^३; ४,१,३; ४^३; ७^३; २,२; ६,
 ३,४; ७,३. १६^३; १०,४,३,९; ५,
 ५,५; ११,४,२,४; १४; ५,४,१३;
 १४; ७,२,४; ८,४,५^३; १२, ४,२,
 ७; ४,३,७; १३, २,७,१३^३; १४;
 १५; १७,१,३, ३३^३; का. १,१,

४,५^३; ३,२,४^३; तै. १, १,६, १;
 ३,१,१; ३,१२,२, २-५; ८; ४,
 २-६; तां. १,३,६^३; ७,८, १२;
 १^५, १२,३; १६,४,४; जै. १३^३;
 १७^३; १०१^३; १०८; १३७; १५७^३;
 जै. १, १,४,७; ३,१,६^३; १७,
 १,८^३; १०^३; गो. १, १, ९; २३;
 २७; ३१; २, १८; २, २, ६; ७;
 भविष्यतः जै. ७२; भविष्यन्ति
 ऐ. २,१६; शा. १,४,१,३४; १२,
 ३, ४,२; भविष्यन्ति शा. ३, ७,
 ३,४; ६,३,१, २३; १०,४,३,९;
 १२, ५,२,१०; १३, ४,२,१७^५;
 तां. ७,८,१२^३; १^५, १२,३^३; गो.
 १,२,१८; भविष्यति ऐ. १,१८;
 शां. १,१; २^५, १०; शा. १,४,३,
 १४; १५; १७; १९; ६,१,१६; १७;
 ८,१,९; ८,४, १,३; १०, ४,१,
 ११; ११,५,१,१३; मं. २,६,१८;
 गो. २, २,६; भविष्यथः शा. ८,
 २, १, ३; ३,१, ३; जै. १८६;
 भविष्यथ ऐ. ७, १८; शा. १,२,
 ५,२६; ७,३,५,५; ७; का. २,२,
 ३, २३; जै. १७०; १८६; जै. ७,
 १, १२,४,५; १५, ४,३; गो. १,
 ३,२०^३; भविष्यामि ऐ. १, १८;
 ८,११; शा. ३, ८,३, २८; ७,१,
 ४,८; ६,२,१,९; ११, ४,४,१०;
 १२; ८,४,५; १२,४,१,७^३; ११;
 २,१०; ४,२; तै. २,२,१०,२; ३,
 ३,८, ६^३; १०, ९,५; जै. १५७;
 १८६^३; गो. २,२,६; भविष्यावः
 जै. १०४; भविष्यामः शा. ३,६,
 २, १८; ६,८, २,१; भविष्यामः
 शा. ७,४,१,३; जै. १८६; भुवत्
 ऐ. ५, ८; शां. २३, २; तै. १,
 १, ८, ४; भुवत् तै. १, १, ७,
 १^३; २; ५, ८,३; २, ४, १, ३;
 ३, ५,७, २^३; तै. ७, १७, १;
 जै. ६२; भुवात् जै. ६२;

भ्रुवति ऐआ. ५, १, १; श. ३, ८, ३, ३७; भ्रुवति तै. २, ४, ३, १२; ३. ७, ४, १३; ५, १२; तैआ. ६, १, ८; भ्रुवत् श. १, ३, १, ११; तैआ. १, १०, २; भ्रुवन् ऐ. ५, २१; तै. २, ८, ६, ३; भ्रुवति ऐ. १, ३०; शां. ९, ६; तैआ. ४, ४२, ३; भ्रुवतु तै. २, ४, ७, १; ७, १२, ५; १५, ३; ८, ३, ६; तैआ. ७, १, १; १२, १; भ्रुतु श. ७, १, १, २७; तैआ. १, २७, १; भ्रुवताम् ऐ. ८, १७; का. १, २, १, १०; तै. २, ८, ४, ६; भ्रुवन्तु श. ३, ६, १, २४; ५, १, ५, २२; २, २, ५; १३, ८, ३, ५; १५; १५, ९, ३, १३; तै. १, २, १, १२, ४, ६, ३; ५, ३, ३; ६, २; ८, ५; ६, १, १; ७, १, ६, ४; ८, ६, ३; ३, १, २, ३; ४; ६, ८, २; ७, ४, १०; तैआ. १, १, ३; २१, ३; ३१, ६; ४, ४२, १; ४; १०, १०, २; ४९, १; भ्रुव ऐ. १, १९; २, १२; ३, ३८; ७, ९; ८, ७; २०; शां. ८, ४; २५, ५; शांआ. ४, ११; ७, १; श. १, ३, १, १९; २, ३, ४, ३०; ३१; ५, १, ४, ९; २, २, १०; ६, ४, ४, ३; ४; ५, ४, १३; ८, १, ७; ९, १, २, २५; २६; २८; २, १, २; १७; ३, २५; ११, ४, ३, १९; १२, ४, ३, ४; १३, ८, ३, ३; १४, ९, ४, २६; २७; का. १, ४, १, २२; २, २, ४, १६; तै. १, १, ७, १; २, १, ७, २२; २, ५, ५, २; ८, २, ५; ९, ९; ७, ३; ३, ३, ४, ३; ६, ७, २; भ्रुव श. ६, ४, ४, ३; ७, ३, १, ४६; तै. २, ४, ३, ८; तैआ. ३, १७, १; ४, २, २; ३, २; ४२, १; ५, ३, ७; ६, ६, २; ७, १; २; ३; १०, १; ७, ११, २; १०, १, १०; १६; तां. १, ५, ८; मं. १, २, १; १३; १७; १८; २०, ५, १; १८, १; २, ३, ७, ५, १; ६, १;

गो. २, ३, ६; भ्रुवतम् ऐ. १, २९; श. ३, ४, १, २४; ७, १, १, ३८; भ्रुवतम् श. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५; ३, ६, ८, १; तैआ. ६, ५, १; भ्रुवत् ऐ. ५, १; श. ४, ३, ५, १५; ५, १, ४, ६; भ्रुवत् श. ३, २, २, १९; तै. १, ५, १२, ५; ३, ७, ५, १२; ११, २, ४; भ्रुवानि श. १, ४, १, १७; ६, १, ६; ६, १, ३, ३; ४; गो. १, १, २८; भ्रुवाम श. ६, १, ३, २; भ्रुवाम श. १४, ४, ३, ३२; तैआ. ४, ४२, ५; भ्रुवत् ऐ. १, २४; २, ८; २५; ३, २१; २३; २६; २७; २८; ३३; ३४; ३६; ४९; ४, २; २२; २३; ५, १; ७, २८; ८, १४; ऐआ. १, १, १; २, १, ४; ५; २, २; शां. २, ७; २२, २; श. १, २, ३, ९; ४, १; ४, १, २३; ६, ३, १५; ४, २१; ७, १, १; २, १, १, ५; २, ३, १; ४, १५; ५, ४, ९; ३, ३, ४, १०; ४, २, १६; ९, ४, १३; ४, १, २, ५; ३, ५; १२; १४; ४, ४; २, ३, ८; ३, २, ७; ९; २, १७; ४, ३, ५, ३, २; ३; १०, ३; ५, १, १, ४; ६; ५, ४, ११; ५, ६; ६, १, १, ४; ७; ११; १२; १५; २, २; ३; ६-९; ११; २३; ३६; ३, ६; ७; १०; १३; १४-१७; २, १, ३; १२; २, १; ६; ६, २, ११; ३, ११; ७, २, २; ७, १, २, २३; ४, १, ४; २९; ५, १, १२; २१; ८, २, ३, १०-१३; ४, २, १; १०, १, ३, ७; २, २, १; ३, ४, १; ४, १, १; २, २७; ६, ५, २, ४; ११, १, ६, ३; १२; १६-१८; १९; २१-२३; १२, ७, १, २; २-८; ९; १४; ८, ३, २; १३, १, १, ३; ७, १; २, ११, १; ३, ६, १; ४, ४, ६-८; ७, १, १४; १४, १, १, ५; १०; १२; १३; ४, १, १३; १४; १५; १७; १७; २, १; ७, -९;

२०; २१; २७; का. १, २, ३, १; २, १, १, २२; २, १; तै. १, १, ३, ३; ८; १०; १२; ५, ४; १०, १; ६; २, ६, १; ३, २, ६; ४, ७, ५; ५, १, ७; १२, ५; ३, ६, ४; ७, १, ३; ६; ६, ६; ७, ४; ८, २, १; ५; ५, १; ९, १; २, १, २, २; २, ४, ५; ९, ३; ४; ५; ६; ७; ८; १०, ३; ११, १; २; ४; ३, ११, १; ८, १; ३; ११, २; ३; ४; ४, ३, ३; ६; १५, १; ७, १०, १; ८, ३, ७; ८; ४, २; ३, १, ४, १; ४; ६; ९-११; ५, ९; १०; १२; ६, ३; ५; २, १, १; ९, २; ५, ७, २; ६, ३, ४; १५, १; ८, २, ४; १०, १; ९, १०, १; १२, १; २१, २; २२, १; २; १२, २, २-५; ८; ४, २-६; ९, ३; ४-६; भ्रुवत् श. ६, १, १, ५; ७, ५, १, १२; ११, १, ९; तैआ. १, ५, २; २३, ८; ५, २, ४; ८, ६, १; १०, १, ४; तां. ५, ७, १; ६, ५, १; ७, ४, २; ५, ६; ८, ६, १; ८, ९, ९, ६; ९, २, ३; ५, ४; १०, ३, २; ११, ३, ५; ९, ५, ८; १४; १२, १३, १; १०; १३, ७, १२; १४, ३, १९; ११, १४; ३७; १६, १, १; १८, ९, १; १९, १६, २; २०, १४, २; २१, ४, २; १२, २; २२, ८, २; २३, १६, ११; २४, १३, २; ५; २५, १, ९; जै. १५; १७; २०; ३०; ३३; ४०; ५०; ७१; ७४; ७६; ८२; १००; १०१; १३७; १४५; १५३; १५८; १६०; १७०; १७४; १७७; १८६; १९०; १९६; १९७; २०३; २०४; २०७; २१२; जै. १, १, १, ३-५; ७; २, १, ८; ४, २, १; २; ७, १, ५; ७; २, १, २, १-३; ५; ६; २, १, ३; ४, २, २-४; ६; ३, ७, १, ७; १, १-६; १०; ३, २; ३, १, ३; ३, १, ३; ३, ७; मं. १, १, २; ३, ७; मं. १, १, २; २, २, १; १६; ३, २१; ८, १;

प. १, ५; गो. १, १, १; ४; ५;
 ७; ८; २, १९; २०; २१; ३, १५;
 २, १, २; १८: ३, ९; २०; २३: ५, ६;
 अभिवृत्तौ जै. ३५; अभवताम् ऐ.
 ४, २७; ऐआ. २, १, ४: श. ४, ६,
 ७, ७; ८; अभवताम् श. १, २, ३,
 ९; ४, १, ५, १५; ८, २, २, १; १०,
 ४, १, ५; १४, ४, २, ५; का. २, २,
 १, २२; तै. १, १, २, ६; ५, १०,
 ७: १२, ५; २, २, ३, १; ३, १, ५,
 १३; तां. १२, १७, १; २४, १७,
 २; २५, ११, २; अभवन्
 ऐआ. २, २, २; शां. १, २;
 श. १, ५, २, ६; ६, ३, २२; ३,
 ४, ३, ८; ७, ३, २; ५; ९,
 १, ४; ४, ३, ४, १४; ५, ४, २;
 ६, १, २, २; ३; ४; ३६; ३,
 ११; १२; २, ३, ७; ३, १, २४; ३१;
 ७, ३, १; ७, २, ३, २; ४, १, ४: २,
 ११; ५, २, ३७; ९, १, २, २१; ५,
 १, ७; १०, ४, २, ४; ५; ७: २३-२५;
 १२, ७, १, ९; १३, २, ५, १; १६;
 १४, ४, ३, ३२; ६, ३, १; तै. १,
 १, २, ५; ३, २; ३, १, २: ४, १, १:
 ७, ६; ९, ३; ५, २, ४; ६, २; ६, ७,
 २; २, १, ४, १; २८, ६; ६, ४, १;
 ७, ११, ३; ३, २, ५, १; ९, ११, २;
 १२, ९, ४; ६; तैआ. १, ११,
 ३: २, ७, १; ९, १; ५, १०,
 १; ६, ९, १: अभवन् श. १, ४,
 १, ३५; ८, ४, ४, ३; ९, ५, १,
 १६; २७; १४, ४, १, ८; ६, ३,
 २; का. १, १, २, १०; तै. २, १,
 ४, १; २, ३, १; ३, ३, ५, १; तां. ५,
 ५, १५; ७, १०, १३; ८, ४, १; १२,
 १३, २७: १८, १, ५; २०, १४, ५;
 २४, ११, २: जै. ३३: ४१; ४९;
 ५१; ५२; ६३; ७१; ७४; ८३;
 १३२; १४३; १५५; २०४; २१२;

जैउ. १, ४, १, ६; २, १; ७, १, ३;
 ४; ६; १५, ४, ४; २, १, २, ४; ४, २,
 ५; ४, ११, १, १; मं. १, ३, ६; प.
 ४, ५; ५, २: गो. १, १, २; ३; २,
 १, ७; २, २: ७; ११; अभव: श. १,
 ९, २, २३; तै. २, ४, ३, ८; अभव:
 तै. ३, ६, १०, १; तैआ. ३, १४,
 ४; अभवताम् जै. १८६; अभ-
 वम् श. १४, ४, २, २२; भवेत्
 शां. २६, ५; शांआ. १३, १;
 तै. १, ७, ८, ३; मा. ३, ५, ३;
 प. ४, ६; भवेयु: तैआ. १, ३१,
 ४; भूयात् ऐ. ७, ३; श. १, २, २,
 २, १७; २, ३, ४, ३४; ३, ६,
 १, २०; ५, ३, ५, ३; ४, १, ११;
 ७, १, १, ८; का. २, २, १, १४; तै.
 १, २, १, १७; ७, ८, १; ९, ४; २, ४,
 २, ३; ७, ८; ५, ७, २; ३, १, २, २;
 तैआ. ३, ७, १; २; ३; ४; ४, १,
 १; ४२, १; तां. १, ४, १; ८, २; ३;
 ६; ८, ८: १०; ११; १३-१६; जै.
 २०५: भूयासु: श. ७, १, १, ८;
 तै. २, ६, ६, ३; तैआ. ४, ११, ८;
 ४२, ४; ५, ९, ११; १०, १, ११;
 भूया: ऐ. १, २२; ५, २७; ८, १०;
 शां. ८, ७; श. १, ९, २, २३; ३,
 १९; २, ३, ४, २१; तैआ. ४, ५,
 ५; ५, ४, ८: प. २, १०; मं. १, ७,
 १६; गो. १, २, २१: भूयास्तम्
 श. १, ४, ५, १; भूयास्त तै. १,
 ३, १०, ९; भूयासम् ऐ. २, २२;
 ऐआ. ५, १, १; शां. १०, ६;
 शांआ. ११, ६; ८; श. १, ४, ५,
 १२; ९, ३, १९; २, १, ४, २८; ३,
 ४, ३४; ४, ५, १२; ११, २, ७,
 ११; १४, ९, ३, १३; १४; का. १,
 १, ४, २५; ४, १, १८; २०: २४;
 २, १; तै. १, ३, १०, ९: २, ६, ६,
 ५; ७, १६, ४: ३, १, ६, ४; ७, ५,

१०; ६, ९: १०; ९, १६, २; तैआ.
 ३, ७, ४; ४, १, १; ६, २; ५, ५, ३;
 ७, ४, १: १०, ७, १; ५१, १; ५२,
 १; ५३, १; ५४, १; ५५, १; ५६, १;
 ५७, १; ६०, १: तां. १, ३, ९;
 जैउ. ३, ५, १, ३; ११; २, ६; ८, ३;
 १२; मं. १, ६, ३१; ७, १४; २, ४,
 १४; ८, ९; गो. २, २, १७;
 भूयास्म श. ३, ८, २, ३; तै. २,
 ५, ८, ७; भूयास्म श. २, ३, ४,
 २१; का. १, ४, १, १६; तैआ.
 ४, ४२, १; भूयाम प. १, ६;
 अभूत् ऐ. २, १८; २२; ३, ७; ७,
 १४; शां. ११, ६; २०, ३; २१, ४;
 २३, २; शांआ. ५, ७; ६, १९;
 १४, २; श. १, १, ४, ४; २, ५,
 २३; ३, ६, ३, २१; ४, ४, ५, १;
 १५; ६, १, १, १५; ९, १, १, २२;
 १४, ५, १, १६; १७; तै. १, १, ३,
 ७: २, २, ८, ६; ३, ७, १३, ४;
 अभूत् श. १, १, २, ६; २, ५, ९;
 ४, १, १८; १९; ५, ४; ९, १, ४; २,
 १, ४, १९-२२; ४, १, ४, ८; २, १,
 २९; ३, ३, १५; ४, २, १४; ३, १;
 ५, १, ७; ७, ८; ६, ४, २, ९, ६; १९;
 ५, २, १, १८; १९; २, १५; ४, २,
 २०: २१; ६, १, ३, ७; ७, १, २,
 २३; १०, १, ३, ३; ६, ५, १; ७; ११,
 १, ६, ९; ४, १, ८; ४, ९-१२; ६,
 १, १३; १२, ४, १, ७; ३, ९; ७, १,
 १०; ९, ३, ३; १४, ४, १, ९; ५, १,
 १६; ४, १६; ७, ३, २, ५; ९, १, १०;
 का. १, १, ४, १९-२२; २, २, ३,
 ८; २१; तै. १, १, ३, ७; २, २, ९,
 ९; १०, ५; ४, ६, १; ५, ६, ३; ३, ५,
 १०, १; ७, ५, ११; ९, २, १, १;
 तैआ. ३, १८, १; ६, १०, २; तां.
 १, ३, ७; १४, ६, ८; जै. १७; १९;
 ३२; ९५; १०८; ११२; ११५;

† 'आभुवत्' इति पाठः स्यात् । त 'आ/भू' इत्यत्र द्र. । तु. क. ४, ३१, १, प्रथ. । 'भूयाः' इति कालि. सुपा. ।

१३८; १५१: १७४; १८२; १८६;
 २०५; जैड. १, २, १, ९; ४, २, ३;
 ३, ३, ४, १; सं. २, ३, १७;
 गो. २, २, १२; ३, ३; ४, ७; ६, ९;
 अभूतऽइव तां. २०, १४, २; भूत्
 शां. ६, १; श. ३, १, ३, ४; ४, ३,
 ३, १८; १३, ८, १, ४; का. २, २,
 ४, ८; तै. ३, ५, ७, ५; जै. ९;
 १५२; अभूताम् श. ८, २, २, २;
 ३; तै. २, ६, १०, २; ३, ७, ४, १२;
 ५, ११; ७, ४; अभूवन् श. १, ७,
 ३, ५; २, १, २, १९; अभूवन् श.
 १, ३, १, ११; २, १, २, १९; ३, ९,
 १, २; ६, २, ३, ७; ११, ६, १, ८-
 ११; का. १, १, २, १२; २, २, ४,
 ८; तै. १, ४, ९, ३; ७, ४, ३; २, ७,
 १८, ३; तां. १४, ४, ७; जै. १३६;
 अभू: ऐ. ५, १३; ६, ३३; ऐआ. ५,
 २, २; शां. २५, ८; श. ११, ४,
 २, २०; अभू: श. १४, ९, ४, २९;
 तै. ३, ५, ९, ११; ६, १३, ११; १४,
 ३१; जै. १८६; गो. २, ४, १०; १;
 भू: ऐ. ७, १७; ऐआ. १, २, १;
 श. ४, ४, ५, ३; ६, ७, ३, ७; भूतम्
 तै. ३, ६, १०, २; तैआ. १, ८, २;
 अभूत श. १, २, ५, २६; अभूवम्
 श. २, ५, १, २; अभूवम् श. १४,
 ४, ३, ८; का. १, ४, ३, २; तै. ३,
 ७, ७, ४; जै. ५१; १३६; भुवम्
 ऐ. ५, २, १; शां. २६, १६; २२, ४;
 भूवम् श. १, ६, २, १७; ३, ९, ४,
 १२; २२; अभूम शां. २४, ६; श. २,
 १, २, १७; ३, ६, २, १८; ४, ६, ९,
 १२; ५, २, १, ११; १४; ९, ३, ३,
 १४; का. १, १, २, ११; तै. १,
 ३, ७, ५; ७, ४, ३; ३, ७, ७, ११;
 जै. ७४; भूम जैड. १, १६, १, १;
 अभविष्यत् ऐ. ४, ३०; श. ४,
 ३, १, १०; २५; अभविष्यत् श.
 ४, ३, १, १०; २५; ५, ५, ४, ८; ६,

७, ३, ९; ८, ३, ३, ७; १०, ६, १,
 ५-९; जै. १४२; अभविष्यताम्
 श. १०, ६, १, ४; अभविष्यन् श
 ३, ७, ३, १; ३; १२; ४, ३, १, २५;
 अभविष्यन् श. ४, ४, १, १८;
 १०, ४, १, १०; गो. १, ३, २०;
 अभविष्यम् जै १६३.
 भावयति ऐआ. २, ५, १.
 बुभूषति ऐ. ४, १८; १०, ३, ५, ९;
 ११, २, ३, ५; १४, ४, १, २०;
 बुभूषति ऐ. १४, ४, २, २; ९, २,
 १; बुभूषाम: शां २, १; बुभूषेत्
 ऐ. २, २०; शांआ. ४, ४; श. ३,
 १, २, १६; बुभूषेत् तै. २, १, ८,
 १; ष. १, ५: ६.
 बोभवीति जैड. १, १४, ३, ६;
 ७; बोभवत् श. २, २, ३, १६;
 बोभुवत् का. १, २, ३, १३.
 बभूवस्-बुधी-बुभूषत्-बुभूषा-
 भव- भवत्- न्ती-, भवितव्य-
 भवितोस्, भविष्यत्-, भव्य-
 भावयितव्य-भावयितृ- गद्र.
 भुवद्व(त्+भतुप्→)ती- ती शां.
 १२, ७.
 भुवन- नम् ऐआ. ३, १, ६; शांआ.
 ७, १९; श. १, २, ५, १; ४, १,
 १७; ५, १, ४, ४; १३, १, २, ३;
 का. २, २, ३, १; तै. १, ३, ९, १;
 ४, २, ३; २, ४, ५, ७; ३, ३, ७, ५;
 ७, १०, २; ८, ३, ५; १२, ३, २; ३;
 तैआ. १, १, ३३; २, ४; २१, २; ३,
 ११, ४; ४, १, १; ९, १०, ६; १०,
 १६, १; तां. ४, १, १५; जैड. ३,
 ४, ३, ७; ९; ४, ११, १, १२; १३;
 सं. १, ८, ५; -नस्य शां. २१, ४;
 श. ५, २, १, २; ७, ४, २, ७; ५,
 २, १२; ९, २, ३, १२; ४, १, १६;
 १०, २, २, ३; १३, ५, २, २०; तै.
 १, २, १, १५; २७; २, ४, ५, ७; ८,
 ५; ८, ६, ७; ३, १, १, ११; ६, २, १;

७, ५, ३; ६, ४; ७, २; १४; ९, १;
 १०, ६; ९, ५, ५; १०, ६, १; ११, ३,
 १; १२, ३, २; ९, ७; तैआ. ३, ११,
 ९; ६, १, १; ६, १; १०, १, १; २;
 १४; १५; तां. ४, ३; २५, १८,
 ५; जै. ७४; जैड. ३, १, २, २; ११;
 -नस्य श. ९, ४, १, १६; तैआ.
 ६, १, ७; -ना ऐ. ५, १९; ऐआ.
 ५, २, २; शां. २६, १३; श. ४, ५,
 २, १२; तै. २, ७, १२, ३; ८, १,
 ६; ५, ५; ९, ३; ३, १, १, १०; ७,
 १०, ४; तैआ. १, २७, १; ४, १३,
 १; गो. २, ६, १२; -नात् तै ३, ७,
 ६, १४; तैआ. १, २, १; -नानाम्
 शां. २२, ३; २२, ५; श. ३, ३, ४,
 १४; ८, २, १, १०; तै. २, ४, ७,
 ११; ष. ५, १; -नानि शां. २१,
 २; श. ३, ३, ४, ४; ५, २, २, ६;
 ७; ६, ३, ३, १९; ९, २, ३, १२;
 तै. २, ४, ३, ४; ८, ५; ५, ४, ५; ८,
 ६, २; ८, ४; ९, १; ६; ७; ३, १, १,
 १; ७; १०; ६, ३, ४; ७, ९, ५; ९;
 तैआ. ३, ११, ९; १०, १, ३; ४;
 १०, २; तां. १२, १३, ३२; जै.
 ७७; -नाय तैआ. ६, ६, २; -ने
 तै. २, ८, ५, ४; तैआ. १, २२, ९;
 जै. १५; -नेषु ऐआ. १, ३, ४;
 ७; २, १, १; ६; ५, १, ६; शां.
 १९, ९; २५, ११; शांआ. २, १;
 श. २, ५, १, ५; ११, ३, १, ६; ८;
 १४, १, ४, १०; का. १, ४, ३, ४;
 तै. २, ८, ४, ७; ३, ३, ९, १०;
 तैआ. ४, ७, १; ५, ६, ५; जैड. ३,
 ६, ९, १; ५.
 भुवन-पति- तये श. १, ३, ३,
 १७; जै. १२१; -ति: श. १, २,
 १७; तै. ३, ७, ६, १; जै. १२१;
 -ने तै. ३, ७, ६, १.
 भुवन-सद्- इम् तै. १, ३, ९, १.
 भुवन-सू(वन्→)चरी- री: तैआ.

†मुपा. स्वरो विमृश्यः । तु. मंमं ४, १०, ३; द्र. । ‡'अभूत्' इति सुशोधमिव । ॥ लटि रूपमिति या. ।

१,१,२;२१,१.
 भुवनस्पति- -०ते तैआ. ४,७,३.
 भुवनादि- -दि जैउ. ३, ४, ३,
 ६;७.
 भुवन्ति- -न्ती तै. २,८,९,१.
 भुव-पति- -तये, -ति: श. १, ३,
 ३,१७.
 भुवस्(ः) ऐ. २, ३१;२२; ३७; ५,
 ३१;३२;३४; ८,७;११; १३;
 १८; २७; ऐआ. १, ३, २; ५,
 १,४; ३,२; शां. ३, ५; ६,
 १०; १२; २७.६; श. २, १,४,
 ११-१३; १४; २५-२७; ४,१,
 १; ३,२,२,६; ४,६,९,२४; ७,
 ४,१,४२;८,१,१,४; ४,२;७,४,
 ५; ११,१,६,३;५,८,४;६; १२,
 ४,१,८; ८,३,१८; १३, २,६,८;
 ४,१,१३; १४, ८,६,४; ५;१,२,
 ७;१२;१३; ४,२५; का. १, १,
 ४.१०-१४; २३; २४; ४,२,१;
 तै. १,१,५,१; २; २,२,४,२;५,
 ७,२; ८,८; ३,१,३,३; ५,१,१;
 ७,१;२;७,६,३; ८,१७,२; ९,४,
 ५; १०,१,३; २,१; ५,१:११,
 २,४:३,१:४,२; ५,३; १२,३,४;
 तैआ. १, १४,४: १५,१: १६,१;
 १७,२;१८,१;३१,३;४; २,११,
 १:१९,१; ३,६,१; ४,४,१:२०,
 १;२१,१;४०,१; ४२,२; ७,५,
 १;२;३:६,१; १०,२,१;३,१;
 ४,१;६,१;८,१; १५,१: २२,१;
 २७,१; २८,१; जै. १२३;
 १९०; जैउ. १, १,१, ४; ७,१,
 ६; २,३,३,३;७; ३, ४,१,८;३,
 २;४,४;६: ४,५,१,५; १२,२,२;
 ४;६; मं. १, ६, ३०; २,४,५;९;
 १४; प. १,५;६; गो. १, १,६;
 १८;२७;२,२४;३,३; २,२,१४.
 भू- भुव: ऐआ.४,१,१;श.३,३,४,

१४; भुवाम् श. १४,१,४,११;
 तैआ. ४, ७,३; ५,६,७; भुवे तै.
 ३,८,९,३.
 भू-कम्प- -म्प: प. ५,७.
 भू-नम- -नम् तै. २,४,८,३.
 भू-पति- -ति: तै.३,७,६,१; जै.
 १२१; -तये जै. १२१; -०ते
 तै. ३,७,६,१.
 भूत,ता- -त: शां. ७,३; श.३,८,
 ३,१५;४,५; ९, ३,४,१४; १४,
 ८,१५,११; का. १,१,४,२;३,१,
 १६; तै. २,१,९,३; ६,१; ७,९,
 १: १५,१; ३,७,१,३;२,१; १०,
 १, २; तैआ. १०, १०, १; जै.
 १३९; जैउ. ३, ५,२,२; ६, ४,
 ३: -तम् ऐ. ४,६;५,३०; ६,९;
 ३६; ऐआ. ५,१,१: शां. २, २:
 शांआ. ३,५;७, २१; १०,२-७;
 श. १,५,२,११;१४;८,३,१४:२,
 ३,१,२४;२५;५,१,७; ३, ३,४,
 १५;५,३,१४; ४, १,२,१०; ६,
 २,२,२७;३,१,७; २१;३, २१;
 ६,१,६;१४;७,४,७; ७, २,१,
 ५;६:३,१, ३५; २,९; ८, ४,२,
 १२;६,३,१२; ९, ३, १, २;४,
 १४;५,१,६२; १०, ४,१,१;२;९;
 २,२६;२९; ५,४, १-५;८;१०,
 १२;१४;१८; ११,१,२,२:२, ७,
 १३; १४, ५,४,१२;६,८,३;४;
 ६:७;७, ३, १३; का. १, ३,१,
 १५;१६;४,३,५; तै. १, १,४,३;
 ५,१,५;६,२,४; २, ४,४,९; ५,
 १,१;७,९,१; ८,४,८; ३, ७,६,
 ११;१२; ८,१७,३: १८, ५;९,
 २१,१;२२,१;३;१०, १,१; ११,
 १,१-१९:२०; २१; १२, ७,१;
 ८,१-३; ९,३; तैआ. १, ८, २;
 २३,३;३,१२,१;४,१,१; १०,१,
 १;१६,१;६३,१; तां. ७, ७, ७;

१०,४,१;१८,९,७; २५,१८, ४;
 जै. ३४;३७;१३६; जैउ. १,१५,
 १,२;२,२; मं. २,४,१०; गो. १,
 १,९;२९;३९;२,५,३; -तम्ऽइव
 शां. २०,४; २१,४;२२,४; २६,
 १४; -तस्य ऐ. ८, १२; १७;
 ऐआ. ५,३,३, श. ६, ८, २, ४;
 ७,४,१,१९; ९, २,३,४२;१२,
 ४,४,४;१४,१,२,१०;५,४,१०:
 ७,३,११; तै. २, ४,१,९; ५,३,
 ३;३,७,५,८;६,१; ११,१, १८;
 १२,१,१; तैआ. ४, २,३; ४२,
 ५; १०, १, १४; -तस्यऽ-तस्य
 शांआ. ३,६; -तया ऐ. १,२७;
 -ता तैआ. १०, २,१,१; -ता:
 श. ३,७,३,१:२; -तात् ऐ. ४,
 १८; -तान् जै.८५; -तानाम् ऐ.
 ७,२०; ऐआ. २, ३,७; ३,२,४;
 ५,१,५; शां.९,५;२६,३; शांआ.
 १,१; ६,३;२०; ८, ७; श. १,
 ३,३,१७; ६,१,३,७;८; ७,२,
 ११;७,५,१, २६; ८,४,१,९;१६;
 १८;२०; २२; २६; ४,३, ५;७,
 २,१८; १०, ४,२, ३;२७: ३०;
 १३,६,२,२;७,१,१;१४, ३,२,१;
 ४,२,२९:३,२९; ५,१, २,४,५;
 ५,१-१४; १५;६,१०,१८;७,३,
 ६;९,४,१; तै. १,२,६,१;७,७,५;
 २,७,१५,१; ८,८,१०; ३, ३,२,
 ५;१२,७,५; तैआ. १, १४, १;
 २;३;४; २, १९,१;८, २,१;
 ३,१; १०, १४,१;६३,१; तां.
 ९,९,१२; जै. ११७; १२१;
 जैउ. २,२,१,१; प. २, ४; गो.
 २, १,३; ६, १२; -तानि ऐ. २,
 ३३;४०;४१; ३, ४;१५; ५,३१;
 ऐआ. १, ३,४;८; २,१,२;५;६;
 २,२;३;४,३; ३,१,६;२,३; शां.
 २,२;७,४;९,५; ११,८; शांआ.

॥=य.१६,१९। उणा. सिच् प्रत्ययः छान्दसं कित्त्वं च। 'यो भवति...तः' इत्याह द.। उ. म. तु 'यो भुवं तनोति' इत्याहुस्तच्चिचन्यम्। †=ऋ. ५,२४,१ 'भव' इति पाठः।

२, १७; ४, १; २; ६; ९; ५, ४; १३,
 १; शा. २, ४, २, १; ३, ५, २, १३; ४,
 ५, ३, १; ६, १, ३, ७; ८; ८, ३, ३,
 ९; १०; ११; १२; ४, १, १३-१५:
 १७: २१; २५; २६; २, १; २; ३;
 १२; १३; ३, १; ५; १९; ७, ३,
 ७; २१; ९, ४, १, ११; ५, १, ६२;
 १०, २, ६, १६; ४, १, ९; २, २;
 ३; २१; २२; ५, ३, ३-७; ९; ११;
 १२; ४, १४; १८; ११, १, १, ५;
 २, ३, ३; ५, ३, ११; १२; १३, ४, ३,
 २; १५; ६, १, १; ७, १, १; १४;
 ८, १, ३; १४, १, २, २४; २, १,
 १५; २, २; ३; ३, २, २२-३०; ४,
 २, २९; ३, २९; ५, १, २३; ४, ५;
 ६; ५, १-१५: ६, ७, २; ३: ६; २०;
 १०, ३; ६; ९; १२; १५; १८; ७, १,
 ३१; ४; ३, ६; ७; ११; ८, १३,
 ३; १४, २; ३; का. १, ३, ३, १;
 तै. २, ८, २, २; ८, १०: ३, १, २,
 ८; ८, ३, ५; ७, ३; १६. १; ९, २२,
 २: १०, ९, १५; १२, २, ७; तैआ.
 १, ११, ४; २३, ९; ३१, १; २, १९,
 १; ३, १२, २; ४, ३, १: ८, २, १;
 ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १;
 ६, १; १०, १, १; ४; २२, १; ६२, १:
 तां. ५, ४, १४; १२, ५, १९; १४,
 ५, १५; जै. ११२; १४०; १९४;
 जैठ. १, ८, १, ४; २, ३, १, १; ४,
 १०, ४, ६; मं. २, ६, ७; ८; गो.
 १, १, १६; २, ९; ११; १३; ३,
 १४; -ताम् ऐ. ३, ३३; जै.
 १३६; -ताय श. १, १, २, २०;
 १४, ९, ३, ५; का. २, १, २, १५;
 तै. ३, ८, १८, ५; -ते शांआ. १,
 ४; श. ५, २, ३, २; ६-८; ५, १३;
 ३, १, २-११; १३; ७, ३, २, १८;
 १३, ४, ३, ६; १४, १, १, ३२; का.
 १, ४, २, ९; २, १, १, ३, ५; तै. १,

६, १, ३; जै. ३४; ३७: १५२;
 १६१: १६४; १६९; १८६: २०५;
 -तेन श. १, ४, २, १४; ५, २, ७;
 ११, २, ७, १३; तां. १८, ९, ७;
 जैठ. १, १४, २, १०; ४, ११, ३,
 १३; -तेनऽ-तेन गो. २, ६, १४:
 -तेभ्यः ऐआ. २, १, ३; ८; २, २;
 ५, १, ४; श. ३, ५, २, १३; ६,
 १, २, १४; १०, ६, ३, २; ११, ५, ४,
 ३; ६, २; ९; १४, ५, ४, १२; ६, ७,
 २०; ७, २, ५; ३, १३: तै. ३, ८, ७,
 ३; तैआ. २, १०, १: जै. ११२; मं.
 २, ६, १३; गो. २, ६, १४; -तेषु
 ऐआ. ३, २, ३; शां. ३, ७: ११,
 ३; १७, ३; शांआ. २, ४; ४, ६:
 ७, २३; ८, ४: श. ११, १, १, ६; १३,
 ४, ३, २; १५; ७, १, १; १४, ६, ७,
 २०; तै. १, २, १, ९; २, ७, १५;
 १; तैआ. १०, ३१, १: जैठ. ३,
 ६, ४, १; गो. १, १, ३९; -तेषुऽ-तेषु
 जैठ. ४, १०, २, ५; -तै: जैठ. ३,
 ३, २, १; -तौ ए. २, ११; सा.
 ३, ७, ९.
 भूत-कृत्- -तम् तैआ. १, ९, ६.
 भूत-ग्राम- -मः गो. १, १, २९.
 भूत-भव्य- -व्यस्य श. १४, ७,
 २, १८.
 भूत-मा(त्र-→)त्रा- -त्रा शांआ.
 ५, ३; ५; -त्रा: शांआ. ५, ८.
 भूत-यज्ञ- -ज्ञः श. ११, ५, ६,
 १: तैआ. २, १०, १; -ज्ञम् श.
 ११, ५, ६, २.
 भूत-वत्- -त् ऐ. ३, ३३; आ. २,
 २३, १९.
 भूत-विद्- -विद् श. १४, ६,
 ७, ४.
 भूत-वीर- -वेभ्यः ऐ. ७, २७.
 भूत-हृत्- -हृन्: जैठ. २, २, १,
 ४; ११.

भूता(=ऽअ-)धिपत्ति- -ति: श.
 १४, ७, २ २४.
 भूता(=ऽअ-)सुवादिन्- -दि शां.
 २०, ४; २१, ४; २२, ३: ४: २६, १४.
 भू(त-→)ता-भव्य- -व्यौ तै. ३,
 ८, १८, ५.
 भूतार्थ-चिन्ता- -म् गो. १, १,
 ३०.
 भूते-च्छद्- -च्छद्: ऐ. ६, ३६; गो.
 २, ६, १४; -च्छद्म गो. २, ६,
 १४; -च्छद्भि: ऐ. ६, ३६.
 भूतेच्छत्व- -म् गो. २, ६, १४.
 भूते(=ऽई-)श- -म् जैआ. २,
 ९, १.
 भूतो(=ऽउ-)त्त(म-→)मा-
 -माया: सा. ३, ८, ४.
 भूति- -तय: ऐआ. ५, ३, २; -ति:
 ऐ. ७, १३; ऐआ. २, १, ८; तै.
 १, ५, १, ५; ३, ७, ५, ३; तैआ. ५,
 ३, ८; जै. ९०: जैठ. १, १५, १,
 ५; २, २, २, ७; ३, ५, १, ३; ११;
 २, ५; ८, ३: १२: आ. २, २४, ५:
 -तिम् श. १२, ७, २, ३; तै. १,
 ६, १, ३; ३, ७, १, ३: २, २; ८, ३,
 ४; तां. १२, १३, ३०; -तिम्ऽ-तिम्
 तै. २, ५, ६, ५; -ते: श. ११, १,
 ५, ७; -तौ तां. १७, १, ८; -त्या
 तां. १२, १३, ११: १२; -त्यै श.
 ७, २, १, १७; १२, ७, २, २; तै.
 ३, ४, १४, १; तैआ. ४, ३, ३; १०,
 २; ५, ३, ७; ८, ६; ७, ११, १; तां.
 ६, ९, १४.
 भूति-काम- -मः शांआ. १२, ८.
 भूत्वा ऐ. २, २५; ३८; ३, २१; २३;
 २५; २८; ३३; ३९; ४५; ४९;
 ४, २०; २४; २८; ५, १; ६, १४;
 ३५; ७, १३; १९; २५; ८, ६;
 ऐआ. २, ३, ६; ४, २८; शां. १०,
 ३; १३, ३; १८, ४; २६, ७; शांआ.

† 'भू-' इति W. अज. सुपा. स्वरोऽशुद्धः तु. य. ५, १२ । || 'न्दः' इति सुपा. † 'भूतच्छदत्वम्' इति शोधनशरः G. चिन्त्यः ।

१,८;२,२; ५,२; १३,१; श. १,
 १,१,१; ४,१; ४,१, २०; २,२:
 ११:१८; १९; ५,१,८; ६,२,३:
 ८,२,१०;३,१२;१५; २३;९,१,
 ३;२, १९; ३,८; २,०,२, १०;
 १४; ३,१,३;५; ४,८; ४,२,१;
 ९; ६,१,८; १२;१३: १८; २४;
 ३७;४०; ४३; २,५; ३,१; ३,१,
 २,२;३;१०; ३,१८; २,१, ११;
 २६;२८; २,२०; ३,४, १५;४,
 १,१२; १७; ३,१७; ५,१, २१;
 २४: २५; ३५; २,८;८, २,२१;
 ९,४,१०; ७,२,४, १०; ३,२,४:
 ६,१,२,२२; ३६; ४,१, ८;७,२,
 १०; १३-१६; ३, १५; ७,१,२,
 २१; ३,२,१४; ४,१,९;४०; ५,
 १,९;२१: ८,१,१,४;७;२,१; ४;
 ७;३,८; ९;२,३,९;१४;४-
 १५;४,१,६; ९-१२; १९; ५,२,
 १: ६,१, २१; ९, ४,१,२; ४;
 ५,१,३६;१०,१,१,६: ११;३,२;
 ३,३,८; ४,२,२७: ३०; ३१;५,
 २,२०; ६,४,१; ११,२,२,५;५,
 १,४;७,२,८; १२,१,२,३; २,२,
 २३; १३,२,५,१; १७,१,३,२५;
 ४,३, १५-१७; ३१; ५,५,१८;
 ६,२,२;१०,४; ७;१०; १३;१६;
 १९; ७,१,७;२,२८; ८,१३,१;२;
 ९,१,३; ३,१; का. १,२, २, ७;
 ९; ३,१,१;२; ३,९; ४,१,६; ६,
 १,७; २,३; ३,१; २,१,१,१;२,
 ८; तै. १,१,४; ४; ५;६; ५,६;
 ८,३; २,३,३; ३,५,४; ४, १०,
 १०;५,१२,३; ४;५; ६,१,२;४,
 १;७,३,७; ४,४; ९,२; २,२,१,
 २;३,५;७,२; १०,६;७;३,२,१;
 ३;९,४-७; ५,१,१; ८,८; ३,२,
 ८,९; ३,१,५; ३,२; ७,५,३;६,
 ४;१०,४,२;९,११; १०,४;११,

५;११, १०,४; तैआ. १,२३,४:
 २,१८,१; ७, ३०,१; ७,१२,१;
 २;३:६,७,२; तां. ७, १, १०:
 ३,५; ६,१५; ६,७,१८; ७,१०,
 १६;८,४, १;३; ९,२,१९;११,
 ३,५;५,११; १२,१३, २७; २०,
 ४,५; जै. ३७; ६२; ६५: ७४;
 ८८:१०२; ११७;११८; १२४;
 १३६;१६२; १६४: १७६;१८६:
 १९८: २०३; २१२: जैउ. १,९,
 १,४: ६;८; १०; २,२;४; ६;७;
 ८; २,४,२,१२; ७,६,३,४,५;
 ८,२, ६; ४,४; प. १, १; २;
 गो. १,२,१५; २१; ३,२२; ४,
 ७-१०; ५, ६; ७;९; १२; १३;
 १४;२,३, १३-१५; १८; २०;
 ४,८;११;१५-१७.

शुना शुभमन् द्र.
 शुभमन्, शुभम तै. २,८,६,१;७,७||
 तैआ. ४, १७, १; जै. १९८;
 शुभमन: श. ९,२,३,४२।
 शुभमन्- शुना श. १०, २,२,३;
 शुभा ऐ. ८, ५; श. १, १,
 २,६;२,१,७,५,४,४; २, ३,४,
 २५; ३, १,१,१२;३,३,८,५,२,
 १२;६,१,१७;३,१९; ९,१,१७;
 ५,३,१,६; ५,१,१०; ५, १७;
 ६,३,१,८;१०; ९, १,२, १६;
 का. १, १,२,१;३,४; ७; ४,१,
 १८;१९; २, १,२, ८;४,५; तै.
 ३,८,५, ३०; १६,३; ९, ८,३;
 जै. ९५;१४५; शुभानम् शां. ७,
 ९;१८,६; श. १, १,२,६; २,१,
 ७;५,४,४; २, १,२,२;३,४,२५;
 ३, ३,३,८;५,२,१२;६, १,१७;
 ९,१,१७; ५, २,४,१,५, १४;
 ३,४,९; ६, ६,१,८;१०;९,३,१,
 १४;४,३,२; का.१,१,२,१;४,१,
 ६;१९;२,१;२,१,२,८;४,५; तै.

२,५,८,१२; ३,३,९,६; ८,३,५;
 ५,३; १६,३; तां. १३, ३, १५;
 १७;१३,११,१७; ३३; १७, ३,
 २१;१८,७,४; २०, १४,६; २२,
 १५,१०;११;२७,६,३;२५, १६,
 २; जै ८;९,५;१४,५; जैउ. १,
 १५,१,१; गो. २,५,८; शुभ्रा श.
 २,१,४, २८; ३,४,९;२४: २७;
 ३,६,३,१९;९,१,१७; ५, ३,४,
 ९; का. १,१,४,२५;४,१,७;१८;
 २१; तै. ३,८,५,३; शुभ्रे तै. ३,
 ४,७,१;९,८,३.
 शुभि--०मि तैआ. ६, ७,१;-मि:
 ऐ.७,२७;८,२१; श.६,१,१,१५;
 ३,७;७,२,१,११;४,२,७; १३,
 ७,१,१५;१७,८,१५,१; का. १,
 १,४,२५; तै. १,५,५,१; ३, ७,
 ६,४; तैआ. १,१०,१;२, ६,२;
 ३,१२,६;१०,१,८;१५; तां. ७,
 ५,२७;२०,१४,२; प. १, ६;२,
 १०;५,१०;१२; गो. १, १,३७;
 ३८;२,१८;३,१;-मि:इव. का.
 १,१,४,२५; -मिम् ऐ. ३,३१;
 ३८; ८,२,५; ऐआ. ३, २,४; श.
 ६,५,१,५; ७,२,२,९; ४,२,१३;
 तै. २, २, ४,२; तैआ. १, ९,६;
 ३२,३;३,१२,१;२;६,७,१; तां.
 २५, १३, ३; प. १, ६;-मी
 तैआ.१,८,२; -मी: शां.२२,४;
 तै. २, ८,१,६; तैआ. १, ७, ५;
 जैउ. १,२,३,९;१०; १०,२, १;
 २;-मे: ऐआ. १, २,४; श. ३,
 १,१,१; ६,३,३,११;७,२,१,८;
 १३,५,४,२४; ६,२,१८; तै. ३,
 १२,६,१; तां. २०, १४, २; सं.
 २,४,१; गो. १, २,११; ३, १;
 -मी ऐ. ८, ९; शांवा. १, ७;
 ८,९; श. १,७,२,१३; जै. १३०;
 गो. १, १, ३८;-म्य: जैउ. १,

|| =ऋ. ७,६९,२ । † =ऋ. ७,३४,७ । तत्र क्रियापदमिति द.ऋ. द्र. ‡=य. १७,७८ । §=भृत्रा तु.
 ऋ.१०, १४९,३ । †=ऋ. ९,६१, १० ।

१०, २, २; -म्या श. ६, ३, ३,
११; गो. १, १, ३७; -म्याः घ. २,
१०; -म्याम् ऐ. ७, ३१; ८,
८: तैआ. १०, १, १; ३०, १:
-म्यै तै. १, १, ३, ७; २, ४, १७,
१; तैआ. ६, ४, २.
भूमि-कपाल- -म् श. १३, ३,
८, ३; तै. ३, १, ५, ११.
भूमि-जोषण- -णम् श. १३, ८,
४, ११; -णस्य श. १३, ८, १, ६.
भूमि-च- -म् तै. १, १, ३, ७; तां.
२०, १४, २.
भूमि-दुन्दुभि- -भिः तां. ५, ५,
१९; जै. १६५; -भिम एआ.
५, १, ५.
भूमि-पाश- -म् श. १३, ८, १,
१६.
भूमि-प्रा- -प्रा ऐआ. ३, २, ५.
भूमि-स्पृश- -शः जै. २२.
भूम्य(-मिअ-)-न्त- -न्तः, -न्तने
तै. १, ५, १०, १.
भूयस्(←वहु॥)- -यः ऐ. ३, २५;
४, ७; ऐआ. १, ३, ७; ५, १, ५; ६;
३, ३; शांआ. १, ६; ८; १३, १;
श. १, १, ४, १६; ३, २, १३; १४;
७, ३, ११; ८, १, ३४; ९, १, १४;
१५; २, २, २, २५; ३, ३, १; ३;
४, २, १३; ६, १, २६; ४, २, २, १५;
४, ३, ५, १०६; ५, १, ११; १२; ६,
८, १७; ५, ५, ५, १२; १३; ६, १,
१, १०; १३; २, १; ३; ४; २४; २५;
६, ३, १७; ७, ४, ११; ७, २, २, १७;
५, १, १४; ९, १, २, १; २०; २,
२, २; ३, ४, २; ५, १, ३-५; ६३;
१०, २, ६, ५; ४, १, १४; २०; ६, ५,
६; १४, ३, १, २४; ४, २, ३०; का.
१, ४, १, २७; तै. २, १, ४, १; २;
२, ९, १; ३, ५, ५; ७, १३, ५; ८,

८, २; ३, ३, ५, ४; ५, १०, ५; ७, ५,
१३; ६, ७; तैआ. १०, ६३, १;
तां. २१, २, २; जै. १२२; १४३;
जैड. १, २, १, १३; २, ५: सा. ३,
२, १२; गो. १, १, २; ६; १२;
२, ८; ३, २०; २, ४, ३; -यःऽइव
श. २, ३, २, १७; १८; १०, २, ६,
५; ११, १, ६, ३४; १४, ७, २, १३;
का. २, १, ३, १८; -यःऽ-यः श.
१, ८, १, ३३; ३५; २, २, २, १९;
३, ४, ९; १३: २९: ३८; का. १, २,
२, १४; ४, १, ७; ११; २२; २७; तै.
२, ८, ८, ११; -यसः श. ६, २,
२, २८; तै. १, ७, ३, २; तां. १२,
१०, ९; जै. ६; गो. २, १, ११;
-यसा ऐआ. २, ३, ६; श. १०, ६,
५, ६; तां. ९, ४, १५; घ. २, ४;
-यसि श. १. ८, १, ३३: तै. ३,
५, ८, ३; १३, ३; -यांसः ऐ. ३,
२९; श. २, ३, २, १८; ६, २, १,
२४; का. २, १, १, ८; तै. १, ४,
६, ३; तैआ. १०, ६२, १; तां.
१८, १, २; २७, ३, ६; -यांसम् ऐ.
६, ३३; श. १, ३, २, १२; १४;
११, ५, ६, ३; तै. २, २, ३, ३;
तैआ. २, १४, १; घ. ३, ७;
-यांसि श. ६, ६, १, १; १३; १०,
२, ६, ८; -यांसौ श. १, १, १,
१०; -यान् ऐ. २, ३३; ४, २३;
७, ३२: ७, १३; १५; ऐआ.
१, ४, २; २, ३, ६; शांआ. ५,
८; श. १, ३, २, १२; १३, २,
११, १; १४, ७, २, २४; तै. १, ५,
६, ६; २, २, ३, ३; ११, १; ७, १०,
१; ३, १०, ३, १; ११, ६, १; तां.
९, ४, १५; जैड. ४, ६, ३, २;
गो. २, ५, १; -यान्ऽइव ऐ. ३,
८; गो. २, ३, ५.

भूयसी- -सी श. १२, ४, १, ७;
तै. १, ५, ६, ५; जैड. १, २, १,
१३; -सीः श. १, ९, १, १८; २,
२, २, ५; ५, ४, ३, १२; ६, १, २,
२४; २, १, २४; १३, ३, ६, ५; ८, ४,
१०; का. १, २, २, ८; तै. ३, ९,
१२, २; घ. १, ६; मं. १, ८, २:
-सीनाम् मं. १, ८, ७; -सीभिः
ऐ. २, १३; -सीम् तै. १, ७, ३,
२; -सीषु ऐआ. ७, ३, २; -त्यः
ऐ. ६, १४; श. ११, ८, ४, ५; तां.
२१, २, १; -त्यःऽइव श. १, ३,
११, २६.
भूयस्कर- -र श. ५, ४, ४, १४.
भूयस्तन- -नाः श. ६, ५, २, १९.
भूयस्त्व- -स्त्वेन वै १, १९
भूयस्त्विन्- -स्त्विनः, -स्त्विनम् तां.
१२, १३, ३१.
भूयोऽक्ष(←र)रा- -राभिः तां.
९, ३, ८.
भूयोऽक्षर-तर- -राणि ऐ. ४, २४.
भूयिष्ठ.घा- -ष्ठः तै. २, ७, ११, ३;
गो. १, ३, १५; -ष्ठम् ऐ. १, ५;
७; श. १, ४, ३, ६; ९; ३, १, २,
२१; ८, १, १, ७; ३, २, ५; ६, १,
१७; ९, ५, १, २२; १०, ५, २, ५;
११, १, ६, २३; ३, ३, ७; ८, १, ३;
१२, ६, १, ४०; १३, २, ७, ९; तै-
३, ११, ९, ८; ९; तां. १६, ६, ३;
जै. ६; ८; ५०; जैड १, ३, १, ४;
घ. २, ४; गो. १, २, १९; ३, ४;
२, ६, ७; -ष्ठस्य श. ६, २, २, ९;
-घा तैआ. ६, ९, १; तां. २, ८,
२; जै. १०२; १६०; -घाः ऐ. ७,
१८; शां. ६, ११; १८, ६; २८, ९;
श. १, ८, १, २८; २, १, २, २; ४, ५,
५, १०; तै. २, २, ९, ६; ७, १०, १;
११, ३; ३, ११, ९, १; ८; ९; तैआ.

१०,६२,१^३; तां. ६,८,१४; १२,
१२,९^३; २१,१४,३; जै. १४^५;
१६०; जैड. १,१२, १,५; २,२,
२,६; गो. २,४,१३^३; -घाःऽइव
श. १,१,१,३; ९,३,९; २,४,१,
९; ४,६,६,६; का. २, १,१, ३;
-घान् ऐ. ६, २४; श. ४, ६, ७,
१४; -घानि श. ४, ५, ५, १०^३;
तां. ७, ३, १६; जै. ५०^३; १६०;
-घाम् श. ३,६,३,११; ४,३,४,
१२; १४,८,३,१; तै. २, ८, २,३;
तैआ. १,८,८; -ष्टे जै. ६^३; -ष्टन
ऐ. ५,३,४; गो. १, ३, ४; -ष्टेषु
ऐ. ६, २, ५; -ष्टौ श. ७, ५, २,
१५; १६.

भूयिष्ठ-भाजू- भाग् श. ४, १,
३, ११; -भाजः तै. २, ५, ८, ७; ३,
७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२, ५, ५;
-भाजौ श. १, ६, ३, १८.

भूयिष्ठभाक्तम(-ञ्ज+तमप्)- -मः
तैआ. ५, ७, ५.

भूयिष्ठा(-ष्टअ)-क्षर- -म् तां.
८, ५, २^३.

भूरः(ः) ऐ. २, ३, १; ३, २, ३, ७; ५, ३, १^३;
३, ३^३; ३, ४^५; ८, ७^५; ११; १, ३; १, ८;
२, ७; ऐआ. १, ३, २^३; ५, १, ४; ३, २, २;
शां. ३, ५; ६, १०; १, २^३; १५, २;
२, ७, ६; श. २, १, ४, ११-१३;
१, ४^३; २, ५-२, ७; ४, १, १^३; ३, २, २,
६; ४, ६, ९, २, ४; ७, ४, २, ७^३; ८,
७, ४, ५^३; १६, १, ६, ३; ५, ८, ४; ६;
१२, ४, १, ८; ८, ३, १, ८; ३, ०; १३,
२, ६, ८; १४, ८, ६, ४; ५, ९, ३, ७^३;
११; १, ३; ४, २, ५^३; का. १, १, ४,
१०-१४; २, ३; ४, २, १; तै.
१, १, ५, १; २; २, १, ९, ३; २, ४, २;
४, ३, ८; ५, ७, २; ६, ५, ८; ६, ५; ३.
५, १, १; ७, १, ३; २, १; ६, ३; ७, २;
९, ३; ९, ४, ५^३; १०, २, १^३; ५, १०;
११, २, ४; ३, १; ४, २; ५, ३; तैआ.

१, १, ४, ४; १५, १; १६, १; १७, २;
१८, १; ३१, ३; ४^३; २, ११, १;
१९, १^३; ३, ६, १; ४, ४, १; १०, ५;
२०, १; २१, १; ४०, १^३; ४२, २^३;
५, ८, १, १; ७, ५, १^३; ३; ६, १;
१०, २, १^३; ३, १^३; ४, १^३; ६, १, ८,
१; १५, १; २२, १; २७, १^३; २८,
१^३; तां. १, ५^३; जै. १, २, ३;
प. १, ५^३; ६; जैड. १, १, १, ३;
७, १, ६; २, ३, ३, ७; ३, ४, १,
८; ३, २; ४, ४; ६; ४, ५, १, ५; १२,
२, १; ८, ६; मं. १, ६, ३०; २, ४,
५; १, ४; गो. १, १, ६^३; १७; २, ७;
२, २, ४; ३, ३^३; ५, २, ४; २, २, १, ४^३;
भूरः(ः)ऽभूरः(ः) ऐआ. २, १, २.

भूरि- -रथः तैआ. ६, ६, २; -रि ऐ.
५, ८; श. ३, ७, १, १५; ८, ३,
३, ७; तै. २, ४, ७, ८; ७, १, ५, १;
३, ६, १०, ५; तैआ. ७, ४, १;
-रिम् तै. २, ८, ४, ८; -रीणि तै.
२, ५, ८, ११; -रैः श. ४, ४, १,
६; तै. ३, ५, ७, ३.

भूरि-कर्मन्- -र्मा तै. ३, ७, ६, १३.

भूरि-दा- -दाः तै. ३, १, १,
१०; ११.

भूरि-पु(त्र→)त्रा- -त्रा तैआ. ४,
५, ४; ५, ४, ८^३.

भूरि-भा(र→)रा- -राः जैड. १,
२, ३, ९; १०.

भूरि-रश्मि- -श्मी तै. २, ८, ९, २.

भूरि-रेतस्- -त्ताः तै. २, ६, ८, ४.

भूरि-वर्षस्- -र्षसः श. ७, ३, १,
३, १.

भूरि-श्रद्ध- -द्वाः श. ३, ७, १, १५.

भूर्यो(-रिऽओ-)-जस्- -जाः ऐआ.
१, ३, ४^३; शांवा. २, १.

भृष्णु- -ष्णुः ऐ. ७, १५.

भृपत्(√भृप्)- -पत् तै. २, ५, ४, ५.
√भृ, विभक्ति ऐ. ८, २, ६^३; ऐआ. २,
२, २^३; ५, १^३; शां. १२, ४; ५^३;

६^३; १८, ४; शा. १, ४, २, २; ५, १,
८, २, २, १, २१; ३, ३, ३^३; ३, १,
२, १, ४; १६; २९; ५, ३, १, ४; ६,
४, २, १; ६, १, २, ३; ७, १, १^३; २;
३; ६^३; ७; ८; १०; ११; १, २^३; १, ३^३;
१, ४; १, ५; १, ६^३; १, ७-२, १; २, २^३;
२, ४; ७, ४, २, २; ३, ५; ९, ५, १,
६, ८; का. २, २, २, ३; तै. २, ४,
२, ७; ६, ८; ६, ४, ६; ३, ३, ९, १०;
विभक्ति श. २, ३, ३, ३; ३, ६, २,
२०; ६, ३, १, ४, १; ७, १, ३-५;
१, ८; ८, १, १, ४; ७, १, २, १०; ८,
१, १, ९; ३, १; ९, ५, १, ६, २; ६, ७;
१०, २, ६, ९; १४, २, १, २, १; ४, ४,
१-३; का. १, २, ४, ९; ४, १, ६;
तैआ. ३, ११, ४; ११; १, ४, १^३; ४,
१, ७, १; १०, १, २; तां. १, ६, ६,
१, ३; जै. ५, ९; ७, १; १, ८०; जैड.
३, ६, ८, १; २^३; गो. २, ३, ९;
भरते तै. २, ८, ५, ३; भरति शां.
३, २; श. १, ४, २, ३; ५, १, ८;
भरति श. ६, ४, ४, ८; ८, १, १,
९; विभूतः श. ३, १, २, २, १^३;
६, ४, १, १, १; भरन्ति श. २, ४,
२, १, ५; भरन्ति तै. २, ४, ७, ९;
३, १, २, १, १; जैड. ३, ५, ८, ११;
विभ्रति श. ८, १, २, ११; ३, १;
४, १; ९, २, ३, २, ४; ४, १, १^३; ५;
विभ्रति श. ४, १, २, १०; ६, ७,
४; ८, १, २, १, १; ४, १; तै. २, ८,
९, २; भरसे तै. ३, १, ६, ४;
विभ्रिषि शां. ८, ४; श. १४, २, १,
१, ५; विभ्रिषि तै. २, ८, ६, ९^३; तैआ.
४, ५, ७; ५, ४, १०; जै. १, ८०;
विभ्रुथः तै. १, २, १, १, ४; भरामि
श. १, ८, ३, २, २; तै. ३, ३, ९, ६;
७, ४, १०; विभ्रिषि श. ३, १, २,
१, ७; तै. १, २, १, २, ७; २, ५, ८, ७;
जै. १, ४, ४; भरामः श. ६, ४, ४,
१, ४^३; भरामसि श. ७, ३, १, २, २;

† 'भूयिष्ठो' इति मुपा. अष्टः ।

वभार श. १, ४, १, १०; गो. १, २, २०; भरिष्यति तां. ८, १, ४: १३, ४, १७: भरिष्यसि श. २, ३, ३, २: भरिष्यामि श. २, ३, ३, २; भरिष्यामः श. ६, ३, ३, ४; ५, २, २२; विभारत् तैआ. ६, ६, १; विभारसि श. १, ८, १, ३; विभर्तुं श. ६, ५, १, ११; विभृताम् श. ७, ५, १, १०; विभृताम् तै. ३, ७, ४, १३; भ्रन्तु श. ९, २, ३, ७; भर ऐ. ७, १७; श. ३, २, २, २५; तै. ३, ५, ७, ४; विभृहि श. २, ३, ३, २; ४, ७; ६, १, २, ३; ८; विभृहि श. १, ८, १, २; का. १, ४, १, ६; भरतम् तै. ३, ७, ५, ५; भृतम् श. ६, ४, १, १०; विभृतम् श. ६, ४, १, १०; भरत शांआ. २, १६; तै. २, ८, ६, ८; विभृत श. ४, ४, ५, २१; विभृत श. ६, ८, २, ३; जै. ९२; विभरागि श. ६, ६, ४, ८; भराम सं. २, ४, ३; अभारत् सं. १, ५, ७; अविभः श. २, ३, ३, २; १०, ६, ५, ४; ११, ३, १, ८; तैआ. ६, १, १; अविभरुः श. ६, ७, १, १; ६; ७; १२-१५; २२; विभृयात् शां. ६, ९; श. ६, ५, १, ११; ८, २, ३; गो. १, २, २०; अभार्षीत् श. ७, १, १, ४३; ४३; का. २, १, २, १६; अभार्षुः श. १, १, २, २३; अभारः श. ७, १, १, ४३; अभार्षीः तां. ८, ८, १६; अभार्षम् जै. ७१. वुभूर्षति श. १०, ३, ५, ९; १४, ४, १, २०. विभ्रव- ती- गद्र. भृत- तः श. ९, ५, १, ६५; तैआ. ३, १४, १; -तम् श. ९, ५, १, ६५; तै. २, ६, १०, १. भृति- तिः श. १, ८, १, २. भृत्वा श. १, ८, १, ५; तां. ६, १, ३. भ्रियमाण, -णा- अद्र.

भृगु(√भ्राजू)- गवः श. २, ३, ४, १४; ४, १, ५, १; का. १, ४, १, १२; गो. १, २, ९; -गुः ऐ. २, २०; ३, ३४; श. ११, ६, १, १; तै. १, ८, २, ५; तैआ. ९, १, १; तां. १८, ९, १; जै. ४, ५, १, ३; गो. १, १, ३; ४; -गुःऽइव गो. १, १, ३; -गुम् जै. ४५; गो. १, १, ४; -गुभिः श. ९, २, ३, २८; ५, १, ३१; -गून् गो. १, १, २९; ३९; -गूगाम् शां. ३०, ५; श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११; तै. १, १, ४, ८; ३, २, ७, ६; तैआ. ४, ३, ८, १; -गौः गो. १, १, ३.

भृगु-चक्षुस्- क्षुमी गो. १, २, २, २.

भृगु-त्व- -म् गो. १, १, ३.

भृग्व(-गुऽअ)-ङ्गिरुस्- -रसः गो. १, १, २९; ३१; २, ९, २२; ३, १, ४; ५, २५; -रसाम् श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११; तै. १, १, ४, ८; गो. १, २, ९; २८; ५, २५; -रोभिः गो. १, २, ९.

भृग्वङ्गितो(-रसूऽअ)-नय- -म् गो. १, १, २९; ३९.

भृग्वङ्गितो(-रसूऽअ)-रूप- -म् गो. १, १, ३९.

भृग्वङ्गितोविद्(-रस्/विद्)- -वित् गो. १, २, १८; ३, १, ५, ११; २५; २, २, ५; -विद् गो. १, ३, १; -विदम् गो. २, २, ५; -विदा गो. १, १, २९; -विदम्यः गो. १, १, २८.

भृत्या(-त्यऽअ)-तिथिद्येय-भोजिन्- -जी सा. १, ३, ६.

भृष्टि-मत्- -मतः आ. जैआ. १, ३२७; -मन्तम् जै. ७५.

भेकुरि- -रयः श. ९, ४, १, ९.

भेत्तत्रै(√भिद्) श. ९, १, २, १२.

भेतुम् तां. १९, ७, १.

भेत्त- -त्ता ऐ. ८, १२.

भेषज्(√भिषज्)- -जम् ऐ. ५, ३४;

ऐआ. १, ३, ४; शां. ३, ६-९; ५, ७; ८; ६, १४; ८, ३; ७; १६, ७; २७, २; २९, ३; ४; श. १, ९, १, २७; २, ६, २, ११; १६; ४, ४, ३, १३; ५, १, ४, ६; ६, ४, ३, ५; ८, २, ६; ७, २, ४, २०; २८; १२, ७, १, १४; २, ३; १३, २, ६, १२; ३, १, १, ५, ४; का. १, ६, २, ६; ८; २, २, १, ८; तै. १, ३, ५, २; ६, १०, ४; ७, ३, ५; ८, ५, ६; ६, ६; २, ४, १, ७; ८; ९; ५, ६, ४; ८, ६; ६, ११, १; २; ४; ५; ६; ७; ९; १०; १२, २; ४; १७, ७; १८, ४; ३, ५, ११, १; ७, ५, १; ११, ३; ९, ५, ४; १५, ३; १२, ५, २; तैआ. १, ९, ७; २६, ५; ४, ४, २, १; २; ४; ५, ७, ३; तां. ६, ९, ७; १२, ९, १०; १६, १०, १०; २३, १६, ७; जै. १८०; १९४; १९७; १९८; स्ता. ३, ५, ४; प. ४, ५; ५, १; ८; गो. १, ३, ४; १३; २, १, २, ५; -जा तै. २, ५, ८, ६; -जानि ऐ. ३, ४०; तै. ३, १, २, ७; ८; -जाय तां. १६, १२, ५; -जेन वा. ७, २, ४, १९; २०; २८; -जैभिः तै. २, ८, ६, ८; -जैभ्यः तै. ३, १, ५, ९; -जैः तै. २, ६, ११, ६; गो. १, ५, २, ४.

भेषजी- -जीः ऐ. ८, ७.

भेषज्-ता- -तायै तै. १, ५, ९, ८; तै. २३, १६, ७.

भैक्ष(←भिक्षा)- -क्षम् तैआ. १, ३२, १; ना. १, ४, १; ३, ७, ३; शं. ५.

भैक्षार्थ- -र्थाय सा. १, ४, १.

भेषज्य(←भिषज् वा भिषज्)- -ज्यम् शां. ५, २; १६, ७; ८; १८, १; श. १२, ७, १, १२; -ज्याय श. १२, ८, २, १६; ३, २; गो. २, १, २६; ५, ६; -ज्याय तां. १६, १०, १०; -ज्येन तै. २, ६, ५, २.

भौषव्य-यज्ञ-ज्ञाः शां. ५, १; गो. २, १, १९.
 भौषव्यमाण(√भुञ्ज्)-गः गो. १, २, ८.
 भोग-गः श. १४, ४, १, ३-७; तैआ. ३, १४, ४; -गम् श. ५, १, ५, २८; तै. २, ३, १०, ३; -गाः ऐ. ७, १३; -गान् जैट. १, १२, १, ७; मं. २, ४, ९; -गाय तै. २, १, २, ४; -गे श. ३, ९, ३, २७; -गैः श. ११, ५, ७, ६-९; तां. १३, ५, २२.
 भोरय-ग्याय शांआ. १, ८.
 भोरयन्ता-म् शां. १, १.
 भोज-जडइति ऐ. ८, १४; -जम् ऐ. ८, १२; १७; -जेषु तै. २, ८, ८, ६; ७. भौषव्य-द्र.
 भोज-पितृ-तरम् ऐ. ८, १२; १७.
 भोजन-नम् शांआ. ९, १; तैआ. १, ११, ३; सा. १, ३, ८; ६, १; -नस्य तै. २, ७, १३, ५; सा. ३, ३, २; -नानि शांआ. १२, २; श. ५, ५, ४, २४; तै. २, ४, १, १; २, ४; ६, १, ३; ८, ८, ४; -नेभ्यः तैआ. ४, २८, १.
 भोजनीय-म् गो. १, ३, १९.
 भोजयित्वा ऐआ. ३, २, ४; सा. १, ८, १३.
 भौष्य(←भोज)-व्यम् ऐ. ७, ३२; ८, १४; १५; १६; १९; -व्याय ऐ. ८, ६; १२; १३; १४; १७; १८; १९.
 भोसुः(ः) श. १०, ३, ३, ५; ११, ४, ३, २०; ६, १, ३-६; जैट. ४, १०, ४, ७; ११, २, ६; सा. १, ५, १५; गो. १, १, ३१; ३२; २, ५, ३, ५; १३; १४; भो३ः श. १०, ३, ४, २; १४, ९, १, १.

भूमि(←भूमि)-म् तां. २१, १४, १४; गो. १, २, १४.
 भौवन(←भुवन)-०न ऐ. ८, २१; श. १३, ७, १, १५; -वनः ऐ. ८, २१; श. १३, ७, १, १५; -वनम् ऐ. ८, २१; -नाय श. ५, २, १, २.
 भौवायज्ञ-नः श. ८, १, १, ५; तां. २०, १३, ४; जै. १२.
 √भ्रश्, भ्रंशते ऐ. ७, ५; भ्रश्यते तैआ. १, ६, ३; भ्रश्यन्ते तैआ. १, ३, ४; भ्रशत् श. ६, ७, ३, ७.
 भ्रज(√भ्राज्)-जः श. ८, ५, २, ५.
 भ्रमत्(√भ्रम्)-न्त श. १४, ९, ३, ९; √भ्रस्ज्, अभ्रज्यत गो. १, १, ३.
 भ्रस्ता-कर्म-कृत्-कृत्इव तैआ. १, ७, २.
 √भ्राज्, भ्राजन्ते श. ७, ३, १, २९; भ्राजन्तेऽइव श. ३, ५, १, ३६; भ्राजसे तै. ३, १, ६, ४.
 भ्राजयति श. ३, ६, १, १२.
 भ्राज्-भ्राट्, भ्राजम् श. ३, २, ४, ९.
 भ्राज-०ज श. ३, ३, ११; -जः शां. २, ५, ५; तैआ. १, ७, १; -जस्य तैआ. १, १६, १; -जाय श. ४, ५, ४, ११; ६, २, २.
 भ्राज-पटर-पतङ्ग-ह्लाः तैआ. १, ७, ३.
 भ्राजाभ्राज-जे तां. ४, ६, १४; आ. २, २३, ५; जैआ. २, २३; १३; सा. २, १, ६.
 भ्राजत्-जन्तः श. १, ४, १, १२; ४, ५, ४, ११; १२, ४, ४, ५.
 भ्राजद्(जत्)क-ष्टि-ष्टयः ऐआ. १, ५, ३; शां. २३, ८; २५, ९; शांआ. २, १८; -ष्टिभिः मं. १, ७, ६-८.
 भ्राजमान, ना-नः श. ३, ३, ४, ८;

तै. २, ८, ७, ३; -नम् तै. ३, १२, ३, ४; -ना श. ११, ४, ३, १; -नाः ऐ. २, ११; -नाम् श. ११, ४, ३, १.
 भ्राजस्-जः श. ४, ५, ४, ५; तै. ३, ११, १, २१; तैआ. ४, ४२, ३; १०, २६, १; -जसा श. ५, ४, २, २; ३, ८, २, ६; तैआ. १०, १, १; -जांसि श. ४, ५, ४, १२.
 भ्राजस्वत्-स्वते तैआ. ३, १६, १.
 भ्राजिष्ट-०ष्ट, -ष्टः श. ४, ५, ४, १२.
 भ्राजिष्मत्(←भ्राजस्+मत्) -माम् शां. २, ५, ५.
 भ्रातृ(√भृ)-०तः तै. २, ८, ६, ५; -तरः ऐ. ५, १४; ७, १७; जै. १८८; -तरम् जै. १५३; १७१; २०५; सा. १, ५, ८; गो. १, २, ४; -तरो श. ११, १, ६, १९; जै. ६१; -ता ऐ. २, ६; श. ३, २, ४, २०; ७, ४, ५; ४, १, ५, ३; १२, ५, २, १५; ९, २, ४; तै. ३, ६, ६, १; तैआ. १, ३१, ५; २, ६, २; जैट. ३, २, ३, ८; ४, ९; मं. २, २, ९; -तृभिः श. ८, ६, २, १९; -तृभ्यः गो. २, १, ७; -त्रा श. ४, १, ५, ३.
 भ्रातृ-व्य-व्यः ऐ. २, १५; १६; ३१; ३, २, ६, ४; ऐआ. २, १, ४; ८; शां. १७, ७; १८, १; श. १, ६, ४, २०; ३, ५, ४, ३; ८, ४, ४, ३; १०, ६, २, १०; १२, ४, ३, ८; १३, १, २, ९; ३, ४, ३; ६, १, ९; १४, ४, १, ८; का. १, १, २, १०; ११; तै. १, ४, ९, ५; ५, ६, ५; ६, ६, ५; २, १, ५, ११; २, ४, ६; ३, २, ९, ४; ५, ८; ३, ५, १; ८, ४, १; ९, ११, ३; तां. ५, ५, १५; १०, ७, ३; ११, ३, ७; १६, १२, ३; १८, १, ६; २१,

०←भवत्-इत्यस्य सम्बुद्धौ रूपमिति काशिका पा. ८, ३, १, वा. २ । † Mtv. इत्यस्य 'त्रज-न' इति चिन्त्यम् । † 'भ्रमदसि' इत्यस्य स्थाने 'भ्रमसि' इति दकाररहितो W-मुपा. अशुद्धः । † † = 'मस्त्रा-' गद । † 'भ्राजमृष्टिभिः' इति मुपा. चिन्त्य एव । तु. क्र. द्र. । † पा. ४, १, १४५ इति सूत्रेण व्यन्प्रत्ययः ।

१२,४;१३,३; जै. १४;२३; ४९;
 ६३; ७४; १३२; १३६; १३७;
 १४४;१५३: १५५; जैठ. १,१५,
 ४,४; ष. ४,५,५,२; गो. २, २,
 २; ११; ६, १४; -व्यम् ऐ. १.
 १३; ५,२४; ६,४;३२; ३३;^३;७,
 ५; ऐआ. २, १, ८; शां. ४, ७;
 श. १, २,१,७; १०;१२; ४,२१;
 ४,१,३८; ५,२,२; ३,१८; ६,३,
 २६;२८; ३२; ४,१९; ८,२,१७;
 ९,१,१८;२,१,२,१७; ४,४,१५;
 ५,३,१-४; २०; ४,१; ३, १,१;
 ३; ५,२,३,७;४,३; ३,५,२८;६,
 ५,२,२,२; ७,४,२,३३; ३४; ८,
 ५,३,८;^३ ११,१,३,६; २,७,२४;
 २६; ४,२,१; ५,९,५; १२,४,३,
 ८;४,३;७,३,४;^३;९,३,९; १३,१,
 ३,६;७; ६,१, ९; का. १, १,२,
 ११;३,४,९; ५,२,१-४; १९;३,
 १;२,१,१,१४; २,१०; ४,५;८-
 १०; २,२,२; १२; तै. १, २,५,
 ३;^३;४,४,७; ७,२;४; ६,५,४; ८,
 ६,१;^३ २,१, ३,९;^३ ४,४; ४,२,
 ४;^३ १८,१;४; ३,१,४,७; २,९,
 ५;^३;१२;१०,१; ३,५,४; ९,७;५,
 १,१; ८,४,१;२; ८,२; ३,९,३;
 १७,१;^३ ३; १२,५,६; तां. २,७,
 २;९,२; ८,३,२;९,३;१६; ९,१,
 २;२२;२,१२; ११,५,९; १२,३,
 १४; ६,६; ९,२,२; १३, २;३१;
 १४, ४,५; १६, २,२; ४: ३,२;
 १९, १८, २;^३ २०, ६,१; ८,१;
 २२, १४, ५; जै. १५; १६;२१;
 २२; ३२;^३ ४५; ४६;^३ ४९;५०;
 ५३; ६६; ६७; ७३;^३ ७८; ८८;
 ११०;^३;१३७; १४१; १७२;१९०;
 १९६;२०१; २०५;^३ २०८; जैठ.
 १, ४,२,५; ९,२,५;^३ १४,४,६;^३
 २,२,२,८; ३,२,९; ३, ६,९,८;^३
 आ. १, ३९९; प. २, ३;^३;७; ३,

२-६;४,४; गो. २, १, १८;^३ २,
 ७;३, १८; ४,११; ६, १२; १३;
 -व्यस्य ऐ. ६,३६; शां. १४, ५;
 श. १,२,१,७;^३ १०: ९,२,३,८;
 १३;२३; २९: ११,४,२,९; १३,
 ५,९,५; ८,३, ७-११; तै. १,२,
 ६,७; ५,६,५;^३ ६,७,४; २,२,६,
 ४;४,२, ३; ७,१८,३; ३, २,९,
 १०; १०, २; तां. ८,२,८; ३,४;
 ४,७;६,७; ९,१,१३: १८; १२,
 ४,१०;२१,१३,५; जै. ५१;७८;
 ८१; १६५; १८७; १९१; -व्या:
 ऐ. ८, २६;^३ २८; शां. २७, ५;
 तै. २, १,५, ११; ३, २,५, ९;
 तैआ. ९, १०, ४; गो. २, २,९:
 -व्याणाम् गो. २,६,१३; -व्यात्
 श. १२, ४, ४,२; ३; तां. १२,
 १३, ३०; प. २,३; -व्यान् शां
 ३,२; ४,१;८; ७,२; १०; ८,८;
 १२, २; श. १, ६,१, २; ७,४,
 २,३३;३४; १२,९,३,९; १३,८,
 १,५;२,१; १४,५, २,१; तै. १,
 १,२,६; ५,५; ५,९,७;^३ ६,६,३;
 ८,३,४: २,२,४,७; ७,३; ३,३,
 ९,१; ७,६,७;९; जै. १५; १८;^३
 गो. २,२,९;^३ -व्याय ऐ. २, १;
 ३५;३,७;४,१; ५,२४;^३ ६, ३५;
 शां. १४,२; श. १,२,४,३;३,५,
 १६; ४,३,३,५; का. २, २,२,२;
 तै. १, ६,७,३;७,६,७; २, १,५,
 ११;२,६,४;^३ तां. ७, ५,१३; ८,
 ५,३; १९, १८, ३; जै. १३७;^३
 जैठ. १, १,७,२; गो. २, ३, ३;
 -व्ये श. १,५,३,२०; तै. ३, २,
 ७,९; जै. १४४; गो. २, ६, १४;
 -व्येण श. १,५,३, १९;^३ तै. २,
 २,८,१;^३ -व्येभ्यः तै. २, १, ५,
 ११; ३,२,४,२; तैआ. १, २६,
 ६; गो. २, २, २; -व्यौ जै.
 ४६.

भ्रातृव्य-जन्मन्- न्माऽइव श.
 १,६,४,१८.
 भ्रातृव्य-द्वैवर्त्य,त्या- -त्यः श. २,
 ३,२,६; तै. १,६,५,४; -त्या तै.
 २,२,६,४;३,३,५,४;७,९; ९,७.
 भ्रातृव्य-लोक- -कः शां. २७.४;
 जै. ७३;^३ १३७;^३ -कम् श. ४,
 ३,२,६; तां. १२, १३, २६; जै.
 ७७;१३७;^३.
 भ्रातृव्य-वत्- -वतः प. ४, ४;
 -वता ऐ. ३, ७; गो. २, ३, ३; -वत्
 तां. ८,२,७; -वान् श. १२, ७,
 ३,४; तै. १,१,२,६; तां. २, ९,
 २; १२,६,६; १६, १२,२; २०,
 ६,१; ८, १; २१, १२, ३; जै.
 ४५;६६; १३६.
 भ्रातृव्य-हृन्- -हा ऐ. ४, २;
 तैआ.४,१,३;६; जै. ४५;१७२;
 १९५;२०१;२०५;२०८.
 भ्रातृव्यघ्नी- -घ्न्यः जै. ५३;
 १९०.
 भ्रातृव्या(-व्यऽअ-)प-भुक्ति
 (√भुद्)- -त्थै तैआ. ५,९,७.
 भ्रातृव्या(-व्यऽअ-)भि-भूति- -त्थै
 श. १३, ३,४, २;^३ तै. ३, ३,५,
 ९;३,७,१;९,११,३; गो.२,२,२.
 त्रियमाण,णा- -णः तैआ. ३, १४,
 १;^३ जै. २०७; गो. १, २, २०;
 -णा तैआ. ६,१२,१.
 भ्रूमि- -म् तै. २,५,५,४.
 भ्रू(√भ्रम् उणा.)- भ्रुवम् श.३,२,१,
 २९; भ्रुवि तै. २,६,४,५; भ्रुवोः
 श. १२,९,१,५; भ्रुवौ श. १,३,
 ४,१०;^३ १०,१,१,८;१४,९,४,५.
 भ्रूण-हृन्- -णघ्ने तै. ३, ९, १५,३;
 -णहा श. १४, ७,१,२,२; तैआ.
 २,८,१; १०, १,१५; सा. १, ५,
 १६.
 भ्रूण-हत्या- -त्यया शांआ. ५,१;
 -त्या तै. ३,९,१५,२;^३ जै. १९३;

-त्याम् तै. ३. ८, २०, १; ९.
१५, २; तैआ. १०, ४९, १; जै.
१९३; -त्यायाः तै. ३. ८, २०, १;
९, १५, २; तैआ. २, ७, १; ८,
१; -त्यायै तै. ३. ९, १५, २; ३.
श्रेय(√श्रेय्)- -यः शां. ११, ८; २७.
१; -यम् ऐ. ५, ३३; जै. ३,
४, २, ७; गो. १, ३, २; ३.
श्रेयत्- -यन् जै. ३, ४, २, ४; ३. १.
-०:०:-

म

म- -मः† जै. १६६.
√मह्, अमहत् श. १३, ५, ४, ४.
महम†- -माय सा. १, २, ५.
महने-घा(√स्था)||- -घाः शां. २३,
८.
मंदिष्ट(←मंहिच्)- -०ष्ट ऐआ. ४, १,
१; -ष्टः ऐआ. ४, १, १; २, १, २;
तै. २, ५, ८, ९; तैआ. ४, ४२, ३;
-ष्टस्य श. ६, ८, २, ९; -ष्टाय शां.
३०, ९; तां. १२, ६, १; गो. २, ४,
१६.
मकर- -रः शांआ. १२, ६.
मन्कार- -रः ऐ. ५, ३२; गो. १, १,
२६; २७; -रे गो. १, १, २५.
मकार-श्रुति- -त्या गो. १, १, २१.
मकारा(-रऽअ)-न्त- -न्तः शां. ११,
५; गो. २, ३, ११; -न्तम् शां.
१४, ३.
मकार- -रेण जै. १०४९.
मुक्षिका- -कायाः श. १४, ६, २, २.
मक्षु- -क्षु शां. २२, २७.
मख(√मह्)- -खः शां. २०, ४; २२, ३;
श. ६, ५, २, १; १४, १, १, १;
१३; २, ९; ३, ५; तै. ३, २, ८, ३;
तैआ. ४, २, ६; ५, २, ७; ३, ३;
तां. ७, ५, ६; गो. २, २, ५;

-खम् तैआ. ५, १, २; तां.
७, ५, ६; -खस्य श. ६, ५, २, १;
२; १४, १, २, ९-१२; १३; १४;
१७; १९-२१; २५; तै. ३, २, ८,
३; ३, ७, ११; तैआ. ४, २, २; ३;
४; ५; ६; ५, २, ७; ३, २; -खाय
श. १४, १, २, ९-१४; १७;
१९-२१; २५; ३, ५; तैआ. ४,
२, ३; ४; ५; ५, १; ५, २, ७; ४, १;
-खेभ्यः तै. २, ८, ५, ५.
मख-वत्- -वान् श. १४, १, १,
१३.
मगध-वासिन्- -सी शांआ. ७, १४.
मघ(√मह्)- -वम् ऐआ. ५, २, २;
तै. २, ६, १३, १; -वाय ऐआ.
५, २, १.
मघा- -घाः तै. १, ५, १, २;
-वाभ्यः तै. ३, १, ४, ८; -वासु
तै. ३, १, १, ६; ७.
मघ-वत्- -ववान् ऐ. ५, २, १; ६, १८;
शां. २, ५, ७; ८; २६, १६; श. ४,
१, २, १५; १६; १४, १, १, १३; तै.
२, ६, ८, २.
मघ-वन्- -०घवन् ऐ. ३, २०; २१; ४,
८; ५, १९; ऐआ. १, ३, ७; ४, १, १;
५, १, ६; शां. १५, ३; १९, ९;
२३, ३; २४, ६; २६, १२; शांआ.
२, ९; ४, ११; १२, ३; श. २, ३,
४, ३८; ३, ९, ४, २४; ४, १, २,
१५; १६; ३, ५, १०; ४, ४, ७; ५,
५, ४, २६; ११, १, ६, १०; का. १,
४, १, २७; तै. १, ४, २, १; २, ८,
२, ६; ५, ७; ८; ९, ८; -०घवन् श.
२, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तै.
३, ७, ११, ४; तैआ. १०, १, ९;
तां. ८, १, ५; १५, ४, ३; जै. १९८;
२०८; जैट. ४, १०, ३, ११; प.
१, १; ६; गो. २, ६, ४; १२; -ववा

ऐ. ३, ३८; ७, २१; शां. २६,
१६; श. ६, ८, २, ९; तै. २, ५,
३, १; ४, २; ८, ३, ७; ५, ४; तैआ.
४, २०, १; १०, १, ११; तां. ९,
१०, १; जैट. १, १४, ३, ६; ७;
४, ५, १, १; गो. २, ५, १५; -घवानः
श. १, ८, १, ४२; -घवानम् शां.
३०, ३; श. ४, १, १०; तै. २,
४, ४, ३; ५, ८, ९; ७, १५, ६; गो.
२, ४, १५; -वोनः तै. २, ६, ९,
१; -घोनाम् ऐआ. ४, १, १; तै.
२, ७, ५, २.
मघोनि- -निम् तै. २, ६, ७,
५.
मङ्कु(√मङ्क्)- -ङ्कुऽङ्क् श. ५, ५,
४, ११.
मङ्गलो(-लऽउ-पे(-पऽई-))प्सा-
-प्सया श. १३, ८, १, १६.
मजाक- -०क जै. २०५.
√मञ्ज्(←स्ञ्), मञ्जति प. ५, ७;
मञ्जन्ति शांआ. ३, ४.
मञ्जयति श. ४, २, ५, १०; तां.
१२, ३, १४; मञ्जयेत् श. ४, २,
५, १०; अमञ्जयन् तां. १२, ३,
१४.
मञ्जन्- -ञ्जभ्यः श. १२, ७, १, ९;
-ञ्जसु जैट. ४, ७, २, ७; -ञ्जा
ऐ. २, १४; ६, २९; ऐआ. २, १,
६; ३, २, २; शांआ. ८, २; श. ३,
८, ३, ११; ६, १, २, १७; ८, १, ४,
५; १०, १, ३, ४; ४, २; २, २, ५;
४, १, १७; १२, ८, ३, ३१; ९, १,
२; ११; १३, ४, ४, ८; १४, ६, ९,
३२; तै. १, ५, ९, ८; २, ६, ५, ८;
तैआ. ७, ७, १; तां. ५, १, ४; जैट.
१, १२, २, ६; १५, ३, ६; गो. १,
५, ३; २, ६, ८; -ञ्जानः ऐआ. ३,
२, १, २; शांआ. ८, १, २; श. १०,

† 'स्तोमन्' इत्यत्र मकारः । ‡ '←मह् √मा' इति सा. । || =ऋ. १०, ६१, १; ऋ. १ । § 'मकारेण'
'मार्कारेण' इति पाठान्तरे । ¶ 'मक्षु' इति संहितायां दीर्घो ज्ञेयः । ¶ = 'मघोन्म्' इति य. २८, ९. मुपा. । तत्र
च 'मघवन्तम्' इति उ. म. व्याचख्यतुः ।

२,६,१८; ५,४,१२; १२, ३, २, ३; ४; १३, ४, ४, ९; गो. १, ५, ५:
-ज्जानम् शां. ६, ७; श. १, २, ३,
८; का. २, २, १, २, १; तै. २, ३, ६,
२; ७, २; ६, ४, २; तां. ४, ९, २, १;
जै. १, ६, २; -ज्जाम् ऐआ. ३, २, १;
२; शांआ. ८, २.
मञ्जो(-ज्जञ्जड-)-पमा-मा श.
१४, ६, ९, ३, २.
मञ्जयित्-ता श. ४, २, ५, १०.
मञ्जि(घ→)घा-घा ऐआ. ३, २, ४;
शांआ. ८, ७.
मट्वी-ट्वियम्. -ट्वी: जै.
१८३.
मठ-म् सा. ३, ९, १.
मणि-णि: ऐ. ४, ६; शांआ. ११,
८; १२, ६; ७; गो. २, ५, २;
-णि:डव्व श. १२, ३, ४, २; गो.
१, ५, ११; -णिना मं. १, ३, ८:
-णिम् शांआ. १२, ८; तैआ.
१, ११, ५; ६: ६, १, ३; जै. १, २, ५:
सा. २, २, १; २; ३, ३; ४; ५; ७,
१, २; ८, ५; -णे: शांआ. १२,
७; -णौ श. १२, ३, ४, २; तां.
२०, १६, ६; जै. १, ७, ६; जैड. १,
४, ४, ८; ३, १, ४, १, ३; गो. १, ५,
११.
मणि-कल्प-ल्प: शांआ. १२, ८.
मणिका-का: ऐ, ७, १; गो. १,
३, १, ८.
मणि-कार-म् तै. ३, ४, ३, १.
मणि-धनु-म् घ. ५, ८.
मणि-मणिक-कुम्भ-स्थालीदरण-
-णम् घ. ५, ३.
मणि-सूत्र-म् जै. १, ७, ६; जैड. १,
४, ४, ८; ३, १, ४, १, ३.

√मण्ट्,मण्टयेत्,डव्व तै. २, ३, ९, ९.
मण्डल(√मण्ड्)-लम् श. ८, ५, ३,
७; ९, २, ३, १, ४; ३, १, २, ६; १०, २,
६, २; ३; ५, १, ५; २, १; ४-७;
१८; १२, २, ४, १, ५; १४, ८, ६, ३;
तैआ. १०, १३, १; जैड. १, ९,
३, ४; ११, १, ९; १०; ४, ५, १, ४:
मं. २, ४, १, ३; गो. १, ५, ४; २,
६, ६; -ले श. ४, १, १, २, ५;
७, ४, १, १, ७; १०, ५, २, १; ३, ४;
६; ७; १, २: १, ८: २, ३; १४, ५, ३, ५:
८, ६, ३; ४; तैआ. १०, १३, १;
-लै: गो. १, २, ९.
मण्डु-ण्डो: जैआ. १, ४०.
मण्डुक-क: श. ९, १, २, २, २-२४;
तां. १२, ४, १, ६; -का: श. ९,
१, २, २, १; -कान् तै. ३, ९, ११,
१; -केन श. ९, १, २, २, ०, २, ४.
मण्डूकी-कि श. ९, १, २, २, ७;
-क्या तैआ. ६, ४, १, ५.
मत्(√मत्)-तम् जैड. ४, १०, १, ६;
२, ३; ४: -ते श. १४, ७, ३, ६.
मत्ति-तय: तै. २, ८, २, ४; तैआ.
५, ६, ८; गो. २, ४, १, ६; -ति:
ऐआ. २, ६, १; श. ८, १, २, ७;
४, २; तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४,
७, ४; १, ६, ८; ९; जैड. ४, १, १,
७; -तिभि: श. ४, २, १, १, १०;
तै. २, ५, ४, १; ३, ५, २, ३; ६, १,
३: -तिम् श. ३, ३, २, १, २; ५,
१, २, ८; तै. १, ४, २, २; २, ५, ४,
६; ६, १, ४, ३; ८, २, ३; ४, ४; ३, ११,
६, ३; -ती शां. २, ६, ९; श. २,
६, १, ३, ८; का. १, ६, १, २, ५;
-तीनाम् श. १, ३, २, २, १, ४; १४,
१, ४, ३, तै. २, ५, ८, १; ३, ७,

५, ३; ९, ४, ८; तैआ. ३, १, ५, १;
४, ७, ४; ५, ६, ८; तां. ११, १०,
६; १२, ११, ६; १, ९, ९, ३; सा.
१, ४, ८, २, ८, १: -ते: श. १४, ६,
५, १; ७, १, २, ८; ३, २, १; -त्या
श. १४, ५, ४, ५; तै. २, ८, ५, ७.
मत्ति-मत्त-मन्ता तै. २, ८, ९, २.
मत्ति-विद्-विद्: ऐ. ७, ३, ४.
मत्तस्न-स्नाभ्याम् तैआ. ३, २, १, १;
श. ३, ८, ३, २, ५; १२, ९, १, ३;
तै. २, ६, ४, ३.
मत् अस्मद् गद्र.
मत्प्रायण-णा: ऐ. १, ७.
मत्सम्मि(त→)ता-ता: श. ६, २,
१, २, ५; ३, १.
मदु(-त्तड-)-दयन-ना: ऐ. १, ७.
मद्वि(-त्तड्वि-)-तीय-या: गो. २,
६, ६.
मद्दे(-त्तडे-)-व(त्य→)त्या-त्यासु
तां. ८, ८, १.
मद्र्यन्च्-द्रिक् तै. २, ४, ३, ११.
मत्त(√मद्)-त्त: श. ६, ६, ३, ९;
-त्तस्य तै. १, ३, २, ७.
मत्सर-र: तां. ६, १०, १०; १३,
७, ४.
मत्स्य-त्स्य: शांआ. ३, २; श. १,
८, १, १; ३; ५; १३, ४, ३, १, २;
-त्स्यम् श. १, ८, १, ३; सा. २,
२, ६, १, ४; -त्स्या: श. १३, ४,
३, १, २; जै. ७, १; -त्स्यान् सा.
३, ३, ४; -त्स्येषु शांआ. ६, १.
मत्स्य-कच्छप-शिशुमार-नक्र-
मकर-पुरीकय-जय-रजस-पिशाचा
-चानाम् गो. २, २, ५.
मत्स्य-हन्-हन: श. १३, ४, ३,
१, २.

† महयाम्, महया: इति तां. (१६, ४, १) मुपा. अद्र. । महाघोषद्योतकोऽनुकरणशब्दोऽयम् । 'महानात्री'
इत्यस्य निर्वचनप्रसङ्ग एतदाह । ०. इयस्य 'मट्टिवय-' इति चिन्त्य एव । ‡ 'मणिजा-' इति कालि. मुपा. ।
§ मण्डूक्यासु (स. ३, ←मण्डूक्य→क्या-) इति सा. पदच्छेदः प्रामादिकः । तु. =क्र. १०, १६, १४, भा. च ।
¶ 'मू-' इति मुपा. स्वरविचिन्त्यः । || 'त्स्याः' इति मुपा. स्वरः । † 'शिशुमार'... पुण्डरीक जखरजसपिशाचानाम्
इति कालि. मुपा. चिन्त्यः । तु. अ. ११, २, २, ५ ।

मत्स्याक्षक-शङ्खपुष्पी-वचा(-चाऽ-
अ-)
रके(-कऽः?)-स्टी-घृत्-तानि
सा. २.७.११.

मृत्य-त्यम् ऐ. ३, ३८; -त्येन० शां.
११, ४: तां. २, ९, २.

मथित(√मन्थ्)-तात्ऽइव जै. १,
१५, २, ७.

√मद्, मदति ऐआ. १, ३, ८; श. ३,
१.१, १२; मदन्ते तैआ. २, ६, २;
मदन्ति ऐआ. ५, १, ६; श. ३,
४, ३, २२; तै. २, ४, ६, २; मदन्ति
तै. ३, ६, ९, १; तैआ. ६, ३, १;

गो. १, २, २२; माद्यन्तिऽइव ऐ.
३, ३८; ६, ११; मदामसि ऐ. ८,
११; ममाद् श. ४, ६, १, १०;

तै. २, ५, ८, ९; मत्सत् तैआ. ४,
४२, ३; मसि तां. १५, १, ३;
सा. ३, १, ७; मदन्तु श. ३, ८,
३, ३७; मदन्तु तै. २, ६, ११,
१०; ममद्दि ऐ. ४, ४; शां. १७.

४; मत्स्व ऐआ. ४, १, १; ५, २,
१; श. ४, ३, ५, १८; अमाद्यत्
शां. १५, ३; श. १३, ५, ४, १८;

अमदन्त तै. २, ८, ३, ७; मद्येत्
श. ५, ५, १, २; तै. १, ६, ३, ६;
माद्येत् तै. १, ८, ८, ५; मदेया-

ताम् गो. १, ५, २, १; मदेमहि तां.
९, १०, १; मदेम ऐ. ५, १५; ६,
२२; श. ४, १, ४, १०; तै. २, ४,
२, ६; ३, १, १, ८; ६, १३, १; १२.

३, ३; मदेम श. १२, ८, १, २; तै.
२, ४, १, ३; ६, ३, १; गो. २, ६, ४;
अमत्सत् तै. ३, ५, ९, १; ६, १३,
१; १४, ३.

मदयति श. १२, ८, १, ८;
मादयन्ते ऐ. ६, ११; मदयाञ्चकार
ऐ. ६, १; मदयाम्...चकार ऐ.
६, १; मादयन्ताम् ऐ. ३, २९;
श. १, ७, ४, २२; तै. ३, १, १, १२;

७, ६, १६; तैआ. ६, १, ४; १०.
१, १६; मादयस्व तै. २, ४, ३,
१२; मादयस्व श. ४, १, २, १६;
तै. २, ८, १, २; तैआ. १०,
१०, २; मादय श. १४, ९,
४, ८; मादयध्वम् श. ५, १, ५,
२४; मादयध्वम् श. १, ८, ३,
२५; २, ४, २, २०; ६, १, ३६;
का. १, ३, ३, १७; ६, १, २४;
तै. २, ८, ६, ५; ३, ७, १४,
४; मं. २, ३, ६; अमीमदन्त श.
२, ४, २, २२; ६, १, ३८; ४०;
१२, ८, १, ८; का. १, ३, ३, १८; ६,
१, २५; २७; तै. १, ६, ९, ९; २,
६, ३, ३; सा. १, ४, २०; मं. २,
३, ७. मत्त-गद्र.

मद-दः ऐआ. २, २, १; श. ४,
३, २, ५; तां. ११, १०, १; १४,
५, १; ११, १; सा. १, ३, ४; मं. १,
१, २; -दम् ऐ. ८, २०; ऐआ.
५, २, १; तै. २, ४, ३, १०; तै. २,
६, १२, ४; ३, ७, ९, ६; तां. ११,
५, १; १, १०, २; १२, ६, ३; १२.
४; १३, ५, १; १४, ५, १; ११, १;
१५, ११, १; जै. ४८; -दाः तै.
२, ६, ११, १०; -दानाम्
शां. २३, ७; तैआ. ४, ४२,
३; गो. २, ४, १७; -दाय ऐ.
५, ६; ८; ऐआ. ५, २, २; शां. २३,
२; ४, २; श. १२, ७, ३, १२;
८, १, २; १३, ५, १, १०; तै. २, ६,
१, ३; ७, १३, १; तां. १३, ४, १४;
५, १; ११, ३; -दासः ऐ. ५, ८;
-दे ऐ. ५, ६; ६, ७; ऐआ. ५, २,
२; ५; शां. २३, १; श. १३, ५,
१, ९; जै. १८०; आ. १, १४५;
गो. २, ५, १३; -देऽ-दे तै. २, ४,
४, ७; -देन श. १२, ८, १, ४;
तै. २, ६, ३, १; -द्रेषु ऐआ. १,

३, ४: शां. १९, ९; -द्री जैआ.
१, ४१०; आ. १, ३३७; ४१०;
मद-च्युत्-च्युतः तां. ११, ५, १.
मद-पति-०ती गो. २, ४, १७.
मदत्-दन्तः तै. १, २, १, ५; ४, ८,
३; २, ८, ७, ५.
मदन्ती-न्ती श. ३, ४, ३, २२;
-न्तीः श. ३, ४, ३, ११;
-न्तीभिः श. ३, ४, ३, १०; ११;
तैआ. ५, २, १२; ४, १; -न्त्यः श.
३, ४, ३, १०.

मदा-ईनिधन-नानि जैआ. १,
५४७.
मदिन्तम्(-दिन्+तम्)-०म् तैआ.
३, १७, १; -सः श. ३, ९, ३, २५;
तां. १, ३, ७, ४; -मानाम् श. ११,
५, ९, ८.
मदिर-राणि ऐ. ६, १२; गो. २,
२, २३; -रेण शां. २९, १.
मदिष्ट, छा-ष्टया ऐ. ८, ८; २०;
तां. ८, ४, ५; ३; १५, ११, १; जै.
४८; १६८; -ष्टाः तां. ८, ४, ६.
मद्य-द्यम् श. ४, १, ३, १८; गो.
२, ४, १५; -द्यानि ऐ. ४, ११.
मद्-द्रेषु श. १४, ६, ३, १; ७, १.
मद्-गार-रः, -रात् वं. १.
मद्द(-त्ऽव-त्(मत्तुप्)-द्वत् ऐ.
३, २९; ३८; ४, ४; ५, ६; ८; ६,
११; शां. १५, ३; १६, १; ३; ३;
४; ६; ८; ९; ११; १८, ६; २३, १;
२; ३०, १; तां. ८, ४, ५; ११, ५,
१; १०, २; १२, ६, ३; १३, ५, १;
१४, ५, १; ११, १; १५, ११, १;
गो. २, ४; १५-१७; -द्वान् ऐ.
५, ७.
मद्वती-न्ती शां. १६, १; २; ६;
१८, ६; -न्तीः ऐ. ६, ९; ११; १२;
-न्तीभिः गो. २, ३, १६; ४, ४;
१८; -त्यः ऐ. ४, ६; शां. १७, ९;

इ कृत्स्य क्षेत्रस्य समीकरणादिसाधनफलकम् । φ 'मत्येन' आन. मुपा. चिन्त्यः । † 'मुदा (=मद-
हेतुना)' इति वृत्तीयैकवचनं कल्पयन् सा. चिन्त्यः । तु. म. =य. २१, ४२ ।

३०, १^३; गो. २, ५, ५; -व्या
 ऐ. ३, २९^३; शां. १६, १; ४; ९;
 -त्वौ शां. १६, ११
 मधुन्-द्वने ऐ. ४, ६; तां. ९, २, ७;
 गो. २, ५, ३.
 मादन-मादयध्वै, मादयित्नु-
 अद्र.
 मध्व्य-मधु-द्र.
 मधु- -धवे शा. ४, ३, १, १४; -धु ऐ. १,
 २२; २, २; ३, ४; ६, १०; ७, १५;
 ८, ५; ८; १७; २०; ऐआ. १, १,
 ३^३; ३, ४^३; ३, २, ६; ५, १, १^३; ६;
 शां. १३, ६; १४, ५; २५, ५; शा.
 १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २, २,
 २; ११; २८: ४, ३, १४^३; १५; ७,
 १, ११; २७; ४, १, ५, १८; ३, १.
 १४; ५, ३, ४, १७; ६, १, २, ३०;
 ४, २, २; ७, ५, १, ३^३; ४^३; ९, २,
 १, १; ११: १२; ११, ५, ४, १८^३;
 ७, ५: १२, ८, २, १५; १३, ८, ४,
 ९; १४, १, १, २५; ३, १३; ३०; ४,
 १३^३; २, १, २०; २, ४२^३; ५, ५,
 १^३-१४^३; १६^३; १७^३: १८; १९:
 ९, ३, ११^३; १२^३; ४, २५; तै. १,
 २, १, ११; ४, ८, ४; २, ५, ८, ६; ६,
 २, १; ३; ४, ३; ५; ६; ११, १^३-३^३;
 ४; ५^३; ७; ८^३: १०^३; १२, २; ४^३:
 १४, ५; ७, १३, ४; ३, १, २, ४; ३,
 ४, १^३; ७, ६, १३; ८, १४, २: १०,
 १०, १^३; २; तैआ. २, ५, १; ४, १,
 १^३; २, ५; ५, १; ७^३; ७, १^३; ८, ४: १०,
 ५; ५, २, १२; ४, ४; ११^३; ६, ५^३; ७,
 ७; ८, ११; ६, ३, २; १०, १०, २^३;
 १५, १; ४८, १^३; ४९, १^३; ५०, १^३;
 तां. ५, ६, १५^३; ११, १०, ३; १३,
 ११, १७; १२, १५; जै. ८४;
 १६४^३; १६५^३; १६८; जैड. १,
 ६, ३, १; १७, ३, १; गो. २, २,
 २०; -धुऽ-धु^३ शा. १४, १, ३,
 ३०; -धु: शा. ७, ४, २, २९;

-धुन: शा. ९, २, १, १४^३; १४, २,
 १, २०; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ५;
 -धुना ऐ. २, २; २०; ऐआ. १,
 ३, ४; ५, १, ६; शांआ. १२, २;
 शा. ७, २, २, १०; ५, १, ३; ९, २,
 १, ११; १३; ११, ५, ७, ६; १४, ९,
 ३, २२; तै. २, ४, ८, ७; ५, ३, ३;
 ६, ७, ६; ८, १; ३; ४^३; ३, ६, १, १;
 ३, ४; ८ १४, २^३; तां. १३, ४,
 १०; जैड. १, २, १, ११; १७, २,
 १^३; मं. १, १, ३; २, १, १६: -धुनि
 जै. १६५; -धूनि ष. ५, ६; -धो:
 शा. ९, ५, १, ५०; १४, २, २, १६:
 तै. १, ३, ३, ६; तैआ. २, १०, १;
 ४, ९, २; ५, ८, १; तां. २१, ९,
 १६; गो. १, २, ७^३; -ध्व: ऐ. ५,
 १५; ६, १२; शा. ५, १, ५, २४;
 तै. २, ४, ३, १३; ६, २; ७, ६; गो.
 २, २, २२; ४, १७; -ध्वा ऐ. ८,
 २०; शा. ३, ७, १, ११; ४, २, १,
 ३३; १४, १, ३, १३^३; तै. २, ६,
 ७, ६; १२, १; ३, १, २, १०; ६, २,
 १: ३, १; -ध्वे शा. ४, ३, १, १४.
 मध्व्य- -व्य: तै. १, ३, ३, ७: -व्यम्
 तै. १, ७, ५, ५.
 रमधुक- -क: शां. १६, ९; शा. ११,
 ७, २, ८; १४, ९, ३, १७.
 रमधुक- -काय शा. १४, ९, ३, १६.
 मधु-कशा- -शया तां. २१, १०,
 १२.
 मधु-कृत्- -त्त: शा. १, ६, १, १; २;
 ३, १, ४, ३; २, २, २; ११; २८; ४,
 ३. १४^३; १५; ७, १, २७; १०,
 १०, १^३.
 मधु-ग्रह- -हम् शा. ५, १, २, १९^३;
 ५, २८^३; -हस्य शा. ५, १, २,
 १९.
 मधु-च्छन्दस्- -न्द्रत: ऐ. ७, १८;
 ऐआ. १, १, ३; -न्द्रा: ऐ. ७, १७;
 १८: ऐआ. १, १, ३; शां. २८,

२; जै. २०९^३.
 मधुच्छन्दस्-स्व- -म् ऐआ. १,
 १, ३.
 मधु-जिह्व- -ह्व: शा. १, १, ४, १८;
 का. २, १, ३, २०^३.
 मधु-धान- -ने जैड. १, ६, ३, १.
 मधु-धारा- -रा तैआ. ६, १२, १.
 मधु-नाळी(←डी)- -ळीभि: जैड.
 १, ६, ३, १.
 मधुन्तम- -मानाम् शा. ११, ५,
 ९, ८||.
 मधु-पर्क- -र्कम् शां. ४, १२; जैड. १,
 १८, ४, १; ११; -र्कान् जै. ६.
 मधु-पुत्र- -त्र: जैड. १, १७, ३, १.
 मधु-प्रिय- -यम् तां. १३, ७, १; ३^३.
 मधु-भाग- -गा: तैआ. ६, ८, १
 मधु-मत्- -मत् शा. १४, ९, ३,
 १२; तै. ३, १, १, ६; २, २; ७, ४, १४:
 तैआ. ३, ११, ८; १०, १०, २; ४९,
 १; तां. १, ३, १; ६, ७, ६; १३, १, ५^३;
 -मत: ऐ. १, २२; तै. ३, २, ८,
 २; ७, १०, ६; १०, ८, ३; तैआ. ४,
 १०, ५; २१, १; ५, ८, १२; तां. १,
 ५, ९; -मत्ता शा. १२, ७, ३, ५;
 तै. २, ६, १, १; ११, १: -मति
 ऐआ. ५, २, २; सा १, ४, १४:
 -मन्त: शा. १२, ८, २, १५: -मन्तम्
 ऐ. २, २०; ४, ४; शां. १७, ४.
 शा. ३, ९, ४, ५^३; १२, ८, १, ३; तै
 २, ६, ३, २; ८, ७, ७; तैआ. ६, १२,
 १; तां. १, ६, १२; -मौ(=मात्)
 ऐ. ३, ३८; ५, १६; -मान् शां
 २५, १; शांआ १२, २; ७; शा. १२,
 ८, १, ३; १४, ९, ३, १३^३; तैआ.
 ६, ८, १; १०, १०, २; ४९, १^३; ना,
 १, ४, १४; ७, १३; ३, ३, ३.
 मधुमती- -ती शां. १३, ६; शा.
 ४, १, ५, १७; -ती: शा. १, २, २,
 २; ४, १, १, १३; ५, २, २, ५; ३, ४,
 ३; २७; ६, ४, ३, २; १४, ९, ३, १३;

का. २,२,१,२: तै. १, ७, ६,१: ३,२,८,२; मं. १,८,२; -तीभिः श. १,२,२,२; ५,३,४,२७; का. २,२,१,२; तै. १,७,६,१: ३,२, ८,२; -तीम् शांआ. १२,२; श. १२, ७,३,५; तै. २,६,१,१; ३, ७, ४, १६; तां. २१, १०, १७; तैआ. ४, १, १: -त्या श. ४,१, ५,१७; १८.
मधुमत्तम,मा- -मः तां. ११,१०, ३; -मम् शां. १०, ६; तै. १, ४,४,५; २,४,५,६; तैआ. ६,५, १; गो. २, २, १७; -मस्य गो. २,४, १५; -मा तैआ. ७, ४,१; -माः ऐ. ६,३६; तां. १२, ५,६; १५, १०, ३; सा. २, ५,५: गो. २,४,२; ६, १६; -मैः तै. २, ६, ७,१.
मधु-मिश्र- -श्रग तैआ. ५, ९, ७.
मधुला(=रा)√कृ,मधुलाकरोतु तैआ ४,२,५; ५,२,१३.
मधु-श्चुत्(√श्चुत्)-श्चुत् जै. ८४; -श्चुतः श. ४,२,१,२३; ९,१,२, १८; तै. २,६,११,१०; तैआ. ६, ७,१; जै. ८४; -श्चुता जै. ८४; -श्चुताम् शां. १३,६; -श्चुते जै. ८४.
मधु-श्च्युत्(=तऽनि)-धन- -म् तां. १३, ११,१६; १८; आ.जैआ. १, ३५५.
मधु-वृष- -पाः तै. ३, १०, १०, १.
मधु-शाख- -खः तै. २, ६, १०,६.
मधुर्पा- -धुपा, -धुपि तै. ३, ३, ४,१.
मधु-सर्पिस्- -र्पिर्भ्याम् सा. २, ७,८; -र्पिपि, -र्पियोः शांआ. १२,८.

मधु-स्तोक- -काऽइव श. १, ६,३, ५; ५,५,४,६.
मध्वा(=धुऽआ)-लोप- -म् जै. १, ६,३,८.
मध्वा(=धुऽआ)-हुति- -तयः श. ११, ५,६,८; तैआ. २, ९,१; -तिभिः श. ११, ५, ६, ८; तैआ. २, १०,१.
मध्य- -ध्यम् ऐ. ३, १५; ६,९; २४; ऐआ. २,३,५; शां. २२,८; २८, ९; शांआ. २, ७; श. १, १, २,२३; ४,३,१८; ६,१, १७; ८, १,९; ३,१३; ९,२,१६; ३,८,३, १८; ४, ६,८,५; ७,१,१, २२; २, १३; २३; २,१,१५; ४,१,१४; ५,१, १३; २४; २,६; ८,१,३, १०; ४,३; २, २,६; ४,१९; ३,१,५; १३; २,८; १०; १२; १३; ३,२; ४; ४,३,२०; ४,८; ६,३,२०; ७,४,२१; ९, ४, ३,६; १०,३,२,५; ४,५,२; १२, ३,३,१२; ७,२,२०; १३,२,९,४; ४,४, ६; ५, ४,२४; ६,१, ११; १८; ७,१,१३; का. २,१,२,१६; तै. ३, ३,८,१०; ८,१६,४; ९,७, १; १०,४,१; ११, १०,४; तैआ. २,१९,१; ४, १९, १; तां. १७, १०,२; ३; २१, १५, २; जै. १, १२,३,५; ४, ११,५, १२; सा. १,१,५; २,६,११; प. २, ३; गो. २, ४,२; -ध्यम्इव श. १, ८, ३,१३; २,४,२,१७; ९,१,१,१२; १४,३,१,५; का. १, ३,३, १४; ६,१,११; -ध्या श. २, ३,३,६; तै. २, ८,७,१; गो. १, ४, १७; -ध्यात् ऐ. २, १८; शांआ. १२, ३; श. २,२,३,९; ३, ६,४,७; ७, २,१,१५; ८, २,१,११; १८; ३,४, १३; ४, १,६; २,१६; ७, ४,२०; २१; १०, २,६,१९; १३; ६, १, ११; का. १, २, ३, ८;

तैआ. ४,४२,५; ५, १०, ४; ६, ९,१; तां. २४, १६, ४; -ध्याय तै. ३, ८, १६, ४; -ध्ये ऐ. २, १९; ३३; ३,१०; १९; ३५; ४१; ४ १५; १८; १९; २२; २३; ६,२७; ८, २१; शां. ७,४; ११, ३; ५; १२,३; १४, १; ३; १५, ३; ४; १६,७; १८, ९; २१,५; २२,८; २३, ८; २५,५; ८; शांआ. २,७; ४,७; श. १, १,१ ११; २, ५, १६; ७,४,१९; ८,१,९; २, ५,३, ६; ६,१, ११; ३, २,१,९; ३,२, १९; ५,१,३४; २,१०; १३; ६,१, २; ७,१,१२; ४,२,२,१६; ३,१, १२; ५,१,२,१९; २,४, ५; ४, ३, ९; ५,१,१; ६,१,१,२; २,१,२४; ७,४,११; ७,१,१,४४; ५,१,१५; २३; २,११; १४; १८; ३४; ८,१, २,७; ३,६; १०; ४,१; ३; २,४,१९; ४,४,८; ५, १,१२; ६,१, ९; २०; २३; २,८; १६; ३,४; ११; २१, ९, २,३,१७; १८; ३,१,१०; ४,१८; ४,३,६; १०, २,३,१; ५,४,१५; ११,४,१,१५; ७,३,३; १२,५,१, १७; १३,६,१,९; ७,१, १५; ८,३, ९; १४,१,२,१७; का. १, ६,१, ८; २, १,१,९; ४,६; ३,१५; तै. १,२,१,३; ४; २१; २७; २, १,३, १; ४,५, ७; ६,१४,४; ८,३,४; ९, ८; ३, २,५,९; ७, ६,४; ७, १४; ११,९,४; ५; १२,९,१; तैआ. १, २३,६; २४,३; २,२०,१; ३, ११, ४; ६; ८; ५,१०,४; ६,६,१; १०,१, १-२; १४: ११,२; तां. २, ३,४; ७,७; ९,३; १०,२; १७,२; ६,४, ६; ११; ७,१,१०: ८,५,१२; १०, ४,५; ५,४; ५; १२,२; १२, ११, १०; १५,११,९; १६,५,२४; २०, १६,४; २३,१,४; २,२; ७,६; १९, ४; २४,१६,४; २५, १,२; ३; ४;

२,३; १५, १; जै. १८; जैड. ४,
 ११,५,१४; सा. ३, ३,५; घ. १,
 २:२,४; गो. १, २,७;२,९; २०;
 ५,१०; २,३,११;६,८; -ध्येऽइव
 श. ४,२,२,१६; -ध्येन श. १,४,
 ३,१८;३,७, १,१४: ९,३,१,५^३;
 तै. ३, ६,१३,१: तां. २०, १४,
 ३; गो. २,४,२.

मध्य-तसूः() ऐ. १, १२; ३, १०^३:
 ११;४,२३;५,३^३; ६,४^३; ८,२२;
 ऐआ. १,२,३^३; २,२,१^३; शां. ५,
 ४;९,१; २२,६: २३,४; श. १,
 ६,१,११;१२; १४;१५: १७; २,
 ५,१, १०: ३,२,१, १०^३; ३,२,
 १९; ८,३,२^३; १५;१६; ४,५,२,
 १०; ५,१,३,४; ४,१; २,२,१८;
 ३,३,१५^३;५,१^३; ६^३;४,४, २४^३;
 ६,१,१,२;२, १२; २,२,७; १२;
 १३^३; ७,१,२,१;५;६;१०: २,३,
 ३^३;३,१,२^३;५^३; ४,१,१४; १६^३:
 २,११;१३: ५,१, ११; १३;१६;
 २४^३;२६; २,१४^३; ८,१,३, १०;
 ४,३; २,२,५;६^३;९^३: ३,१,१३^३;
 २,१०: १३: ३,२;४; १३; ४,३,
 २०;४,८: ६,३, ४^३; ५^३:१०^३;७,
 ४,८; ९,१,१,४; ३,३,१८; ४,
 १८;४,३,६;१५: ५,१,४०; ११,
 ४,१,४: १०;७,२,५^३; १२,७,२,
 २०; १३,२,९,४; ४,४,६; ६,२,
 ४;१५;१७: १४,८,६,२;९,४,३;
 का. १, ४,३,८; तै. १, २,६,२^३;
 ४;४,५, २;४^३; ६,८,६; ७,७,३;
 ५;८, ८,५^३: २,२,३,१; ४,७,७,
 २,२^३; ७,७; ३,१,१,५: १२;२,
 ३,३; ३,८,१०: ६,७,२; ११,१,
 तैआ. ९, १०,१^३; तां. २, ७,७;
 १०,२;३^३;५; ४,५,१५^३; २१:६,
 ५;१०,३^३: ४; ६, १,१०; ४,६:
 ११:७,१,१०: ८,५,१३; १०,२,
 ४: १३,६,४;९,५; १६,१५,१०:

१७,२,३;५,६: १८,८,१२; १९,
 ३,४;४, ५^३: १०,८: १२; १३^३;
 ११,९^३: २०,४,३;७; २१.७,४;
 ५; २२.१३,३; १४,५^३: १६,३;
 २३, ३,५: ४,५: ७,६^३; १९,३;
 ४^३;२४,१५,१^३; १६,४^३; २५,१,
 ४: १०: जै. ८; ३^३; ३६; ५५;
 १०७; १३०: १६७^३: जैड. १,
 १८, २,५; घ. २, ४; गो. १,३,
 ८;१०: २,३, १९^३; २३; ४,१६;
 ६,६; मध्यतसूः()ऽइव श ४,३,
 ५,१३^३.

मध्यन्दिन- -न: ऐ. ३, १८;६,२०;
 ऐआ. १, २,२; शां. २८, ९; श.
 २,२,३,९:४,२,८; का. १, २,३,
 ७;८;३ ३,८; तै. १, ५, ३, २;
 तां. १५, ९, १७; २०, १६, ९;
 -नम् ऐ. ५, ४;५^३; ६; ८; १२:
 १३;१६; १७-२१: ६, ३०, शां.
 २४, ८; तै. २, ८, ८, ८; तैआ.
 १०, ६४, १; -नस्य तां. ४, ४,
 ९; -ना: शां. २९, ८^३: -नात् ऐ.
 ६,३०^३; शां.२२,७^३: तै. १,५,३,
 २^३; -ने ऐ. ३, १०^३; ११; १२^३;
 १३;१४:१८^३;२५;२८:४४;५,३;
 ६, १^३;२^३: ५;८; ९; ११^३; ऐआ.
 ५,१,१; शां. ५, ५^३;८, ७; १३,
 २^३;१५,१^३; २८,९: २९,२^३; श.
 १,६,३,१२;२, २,३, ९; १०;५,
 ३,३^३; का. १, ५,२, ३^३; तै. १,
 ४,७,६;६,६,३: ३, ८, १२, १;
 तैआ. २,१३,१; तां. ४,४,८; ७,
 ४,६;७^३;८; ९,५,५; १५,९,१५:
 १७;१८,४,२;७,३; २३, १९,१;
 जै. २०९; जैड. ४, ७, २, १०;
 १४; गो. २, १, २३; -नषु शां.
 २९, ८.

मध्यन्दिनायतन- -न: शां.
 २२, ७.
 मध्यन्दिनोत्तरा- -नी: शां. ८, ७.

मध्य-म,सा- -न: ऐ. ४, २५^३; एआ.
 ३, १, ५; शां. २९, ५^३; शांआ.
 ७,३;१४; श. १, ४,३,८; ३,६,
 १,३: ११,४,२,४;१४,४,३,३१;
 ३३:५,२,२; तां. ४, १,७; ७,३,
 ९;१८;९,५; ९,१,१५; २४, १,
 १०; -मम् ऐआ. ५, १,४; २२,
 ८; श. १, ३,४,२;५;८,३, २२;
 ३, ५,३,२३; ९,३, २३^३; ६,७,
 ३,८;२,४,४,३;६: १३, ३,३,३:
 ५ १,५;६,१, १०;११;२, २^३;७,
 १,७;८; का. १, ६,२, ४; तै. १,
 २,३,१;२,४, २,६; तैआ. १, ८,
 ४^३;५; तां.८,५,२;९,१,१२;२०,
 १६,२;४; जै. ८८^३;१५३: आ.१,
 १५; सा. २, ४,३; नं.१,७,१०;
 गो. २,१,१; -मवा ऐ. ३, २४;
 तां. २, १, १; घ. ३,२; गो. २,
 २, २२; -मस्य तां. ९, १,१६;
 घ. २,१;२; गो. २, १, ९; -ना
 ऐ. ३, २३; शां. ८, ९; श. ८,
 ३,१,७; ११-१३;२,१; ७-१०;
 १३;२,१-४;७,१,१९^३; २,१८^३;
 तै. ३,११,९,६; तां. २, ३, १^३;
 ८,२;३,९,२; जैड. १, १७,२,८;
 गो. १, ५,२३; २,३,२०; -ना:
 ऐ. ३,३७^३; श. १२, ८,२,३^३;
 ९,१,१०; गो. २, १, ९; -मात्
 श. ३, ५, १, २-६; २, २; ३;
 -मानि ऐ. ४, ६; शां. २७, ७;
 तां. ९, १, १६; गो. २, ५, २;
 -माय श १३,१,१,४; -मायाम्
 ऐ. ८,१६^३;१९; श. ८, ३,३,९;
 ७,२,१८; तां. ७, ७,७; १८,३,
 २^३; -माथै श. ८, ७, १, १९;
 -मे ऐ. ४,३१;५,६;१८; ७,१५;
 शां. २२,२;८;२६,११;१२;२९,
 ५: श. ४,१,१,२४;२,२३^३;१०,
 २,१,९; ११, ४,१,७;१५; १३,
 २,२, २: ५,१, १;४; २,२, ५;

२,२, ३२-३४; ३६; ३७; तै. २, ७, १२, ४; गो. १, ३, ७, ९; -मेन ऐ. ४, ५; ३; श. १, २, १, ६; २, ६, २, ८; का. १, ६, २, ४; २, १, ४, ३; तै. १, ६, १०, ३; ३, ७, २, २; सा. ३, ४, ६; -मेषु शां. १७, ७; गो. २, ५, २; ५; -मैः तां. ९, १, १६; गो. २, ५, १.
 मध्यम-पुरुष- -पाय सा. १, २, ५.
 मध्यम-रात्र- -त्रात् शां. १७, ७; तां. ९, १, १६; गो. २, ५, ५.
 मध्यम-वयसु- -सम् श. १२, ९, १, ८.
 मध्यम-शीवान्- -त्रा जै. १६७.
 मध्यमे-प्लव(-प्ल[✓स्था]+यत्)-
 -प्लवः श. ५, ४, ४, २३.
 मध्य-रात्र- -त्रात् ऐ. ४, ५; गो. २, ५, १.
 मध्य-स्थ(✓स्था)- -स्थः शां. ५, ४
 मध्या(-ध्यऽआ-)यत्(ग→)ना-
 -ना ऐ. ६, २७; गो. २, ६, ८.
 मध्यायि(न्→)नी- -नी सं. १.
 मध्यावर्ष- -र्षं शां. १, ३.
 मध्याह्न(-ध्यऽअह्न)- -ह्ने सा. २, ५, ३.
 मध्ये-निधन- -नम् जै. २३; ५, ५;
 -नस्य तां. ११, ५, २३.
 मध्यालोप-, अध्याहुति- मधु- क्र.
 ✓मन् मन्थते ऐआ. १, ३, ५; २, ३, ३; शांआ. ७, ९; ८, ४; श. २, ४, १, ६; १२; ६, १, १, १५; ५, २, १; १३, २, ९, ८; ५, २, ८; १४, ४, ३, २, ५; ७, १, २०; ९, २, ७; का. १, ४, २, ३; ७; ५, २, १०; मन्थते श. २, ३, ४, ६; ७; ७, ३, २, १२; १०, ३, ५, १३; ११, ४, २, १८; ७, ४, २; १४, १, १, २; ४, २, ३०; का. १, ४, १, ५; ६; तै. २, ५, ५, ७; ३, ९, ७, २; १०, ९, ६; तां.

१९, ४, ८; २१, १, ८; जै. ६; १२७; जैड. २, ५, १, ५; गो. १, २, ९; मनुते श. ४, ५, ६, ४; १४, ७, १, २८; ३, २१; तै. १, ७, ४, ३; मनुते श. ८, १, २, ३; ७; १४, ५, ४, १, ५; ७, १, २८; २, २; ३, २१; तै. ३, १२, ९, ७; जैड. १, ९, १, ६; ४, १०, १, ६; मन्थन्ते ऐ. ३, २७; ४४; श. १४, ४, २, २०; तै. २, २, ९, ३; मन्थन्ते श. १, १, २, १९; ४, ३, ८; ८, २, १०; ८, ३, २४; २, १, १, ६; ३, ९, २, १; १२, ४, २, २; ९; ५, १, १; २, १४; १४, ९, २, १, ५; का. १, १, १, ४; २, १, २, १४; तां. १६, ४, ४; जै. १०२; १२५; १४५; जैड. ३, २, ३, २; गो. १, १, ३८; ३, १; २, २, २४; ४, १०; ६, ६; मन्थते शां. २६, ६; तै. ३, ७, ११, ५; मन्थसे शांआ. ५, १; जै. १९९; जैड. ३, ६, १, ४; ४, १०, २, १; प. १, १; मन्थे ऐ. ४, ७; ऐआ. ३, १, ५; २, ३; शां. २३, १; २७, १; शांआ. ४, ८; ५, १; ६, १९; ७, १४; श. ९, ५, १, ५७; १३, ५, १, ८; १४, ७, २, १९; मन्थे तै. २, ४, १, ५; जै. १६४; जैड. ३, ४, ३, ६; ४, ३, ६; ७; ९; ४, १०, २, १; २; सं. १, ५, १०; मन्थे तै. ३, ९, १६, ४; मुने श. ७, २, ४, २६; मन्यामहे श. २, ३, १, ९; ६, १, ३३; ३, १, १, ५; का. १, ३, १, ४; तैआ. १, २६, १; मनामहे शां. १, ४; श. ३, २, २, १७; मेने ऐआ. ३, १, १; शांआ. ७, २; श. १, १, १, ७; ७, ३, १९; ३, ३, ४, १८; ७, ३, २, १४; १०, ४, २, २; ११, ५, १, ४; १४, ५, १, १६; ६, ९, २८; का. १, ३, १, २३; २,

१, १, ६; मेनाते जै. ४४; २०६; मेनिर ऐ. ७, १८; शां. १२, ३; श. १, २, ५, १; ६, २, ३; का. २, २, ३, १; जै. ११७; मेनिमहे शां. २७, १; मनिष्ये तैआ. ४, १, १; मन्थ्यासै श. १४, ६, ९, २६; मन्थस्व श. २, ३, ४, १०; मनिषाणं तैआ. ३, १३, २; मन्थवम् श. १४, ६, ८, १२; गो. २, ६, १३; मन्थवम् शां. ३०, ५; मन्थे श. १, ५, १, २६; अमन्थत ऐ. ३, ३६; शां. १२, ८; श. ९, ५, १, ३५; १०, ६, ५, ८; १२, २, २, १३; ८, २, १; १४, ६, १, ७, ४; ७; १०; १३; १६; १९; तै. १, १, ३, ६; १०, १; २, २, ७, ४; १०, ३; ३, ८, २; तां. ८, ९, २१; ९, ६, ७; १४, ५, १, ५; ११, २८; १५, ८, २; १६, ५, २, ३; १९, ४, ८; २१, ११, २; २२, १४, २; जै. १०२; १६९; जैड. ३, २, ३, ४; ५, १; गो. १, ४, २, ४; २, १, ७; अमन्थत श. ६, ६, १, १९; जै. १८०; अमन्थन्त ऐ. ४, २, ५; ६, ४; श. ८, ६, ३, १; तै. १, ४, ९, ३; ५, १२, ३; ३, २, ९, ५; अमन्थन्त का. २, २, ३, १७; १८; जै. २०; ८३; अमन्थत तै. १, ५, ८, १; मन्थत तैआ. ४, १७, १; मन्थेत ऐ. १, १; २९; ३, १९; ४, ४; ८, ८; २८; ऐआ. २, ३, ३; २, १, ४; २, ४; शां. ९, ४; १०, १; १३, ३; २७, १; शांआ. ७, ९; १०; ८, ७; ९, २; श. १, २, २, १०; ५, १, ४; ६, २, ९-११; ३, ३, ९; ७, ३, २, ५; ८, २, ४; ३, २, २, ५; १२; ५, १, २६; ३, १९; ४, १, ३, ९; ५, ७, ९; ११, ४, ४, ९-१२; १२, ४, २, १; ५, २, १; का. २, ३, १, ७; तैआ. २, ८, १; मन्थेत

† तु. 'मध्यमशी-' क्र. १०, ९७, १२; अ. ४, ९, ४ । 'न्या-' इति सुपा. स्वरः । ‡ न्य. ३१, २२; लोटि रूपमिति भा. । 'म[←मे] इषाण' इति य.- पाठः । तत्र तैआ. पाभे. विस्मयावहः ।

श. १२, ४, १, ९; तां. ६, ५, ९;
 १२, ४, २; २१, ११, २; जै. १२;
 ८३; १३०; १४०; १४९; २०६;
 ष. २, ९; सं. ३; दै. २, ११;
 मन्वीतु श. १४, ७, १, २८; ३,
 २१; २४; २५; ५, ४, १६; ७, ३,
 २५; मन्वीथा: श. १४, ६, ५,
 १; अमंस्त ऐ. ३, ४८; श. ३,
 ६, ३, २१; अमंसाताम् श.
 १४, २, २, २६; तैआ. ४,
 ९, ३; संसाताम् तैआ. ४, ९,
 ३; अमंसि श. ४, ६, ९, ६;
 अमन्महि तै. १, ७, ४, ३; तां. ९,
 १०, १^१.

मत-, मति- गद्र.

मनु- न्ना शां. १२, ७; तै. २,
 ८, २, ५.

मनु- नः ऐ. २, ५; २६; २८; ४०;
 ३, ८; ११; ४, २८; ३०; ५, २३;
 २५; ३३; ६, २; २४; २८; ऐआ.
 १, ३, २; ८; ४, २; २, १, ३; ४; ५;
 ७; ८; ३, ३; ८; ४, १; २; ६, १; ७, १;
 ३, १, १; २, १; शां. २, ७; ६, १;
 ७, ४; ९, ३; १०, १; ६; १५, ३;
 १६, ४; १७, ७; १८, ५; २०, २;
 २२, १; २५, ९; २६, ३; २७, ४;
 ५; शांआ. २, १; ४, १; २; ४;
 १३; १४; १५; ५, २; ३; ४-६;
 ७; ८; ६, २०; ७, १; २; ४; ५-८;
 ९, १; २; ६; १०, ५; ८; ११, २; ३;
 ६; श. १, १, ७; ४, ३, ६; १६;
 ४, १; २; ३; ५; ७; ८; १५; ५, ८; ९;
 ११; ५, १, २१; ७, ४, २२; २, १,
 ४, १; ३, १, ७; ४, १, ११; ६, १,
 ३९; ३, १, ४, १३; २, १, १८; २,
 २३; ४, ११; १६; ४, २, ६; ७;
 ५, ३, ११; ८, २, ९; ३, ८; ९; ५, ५;
 ९, ४, ७; ४, १, १, २२; २, २, १, २,
 १, १, २, ४, १, १; ४; ५; ७; ९; ५,
 ३, ९; ६, ७, ५; १९; २०; ७, १, ४,

८; ६, ३, १, १२; १३-१५;
 १६; ४, २, ४; ६, १, १६; ७, १,
 २१; ७, ३, १, ४०; २, ८; ५, १,
 ३१; २, ६; ५२; ८, १, १, ७; ८;
 ९; ५, २, ३; ४; ४, ३; ६, ३, २२;
 ९, २, २, ५; ४, १, १२; १०, १, २,
 ३; ३, ४; ३, १, १; ५; ३, ३; ६; ७;
 ५, ७; ४, ५, २; ५, ३, १-४; ६,
 ५, १; ६; ११, २, ३, ६; ४, ७;
 ८; ९; ६, ३; ७, ६; ३, १, १; ६; ५,
 ६, ३; ९, २; ८, ४, ६; १२, १, १, ५;
 ७, २, ६; ८, २, ४; ६; २३; ९, १,
 ११; १३; १३, १, ८, ३; १४, १, २,
 ८; ३, २, ३; ४, १, ७; १७; २, १७;
 ३१; ३, ८; ९; ११-१४; १६; १९;
 २८; ५, १, १८; ४, ११; ६, १, ७;
 ११; २, ७; १३; ९, २, ५; १०, १४;
 १५; ७, २, ८; २१; ८, ९, १; ९, २,
 ५; ११; १४; का. १, १, ४, १; ३,
 १, १०; ४, २, ६; ६, १, २६; २,
 १, १, ६; तै. १, १, १, ३; २,
 १, १७; ५, ७, १; ७, ९, ३; २, १, ५,
 ९; २, ९, १; १०; ३, २, ३; ४, २, ७; ४,
 ५; ५, १, ५, १, २; ३, १; ६, ५, ४;
 ३, २, ५, ९; ४, १८, १; ७, १, २; ६,
 २; १६; ९, २; ७; १४, ३; ८, ११,
 १; १०, ५, १; ८, ३; ६; १२, ३, ३; ४;
 ४, ५; ७; तैआ. २, ५, ३; १७, १;
 ३, १, १; ६, १; ४, २, १; ५; ५, ४;
 १२, १; ७, ६, २; ७, १; ९, १, १, ४,
 १; १०, ३; १०, १४, १; ४१, १;
 ६३, १; ६४, १; तां. १, ३, ४;
 ५, १७; १८; ६, ४, ७; ७, ६, १७;
 ८, ७, ११; ११, १, ३; १४, ६, १;
 जै. ८; २५; ४२; ८८; १२३;
 १२४; १५५; १९९; २१२; जैठ.
 १, २, २, २; ३, ३, ५; ८, १, ९; २, ३;
 ९, १, ५; ६; ११, १, २-४; १२,
 २, ८; ५, २; १३, १, ४; १४, ४, १;
 १५, २, ५; १७, १, २; ३; १८, २,

८; ३, ३; ४, १४; २, १, १, १, २, २; २,
 १, ६; ४, १, ७; २, ३; १२; ३, १, २,
 ६; ४, ३; ४, २, १; ५, ८, १४; १७; ६,
 ५, १; ७, ३; ८, ५; ४, १०, १, १-३;
 ६; ४, ५; ११, १, ११; ३, ५; ४, १;
 ५, १; १२, १, १५; १६; ष. १. ४:
 ५; २, २; ३; ८; ४, १; सा. १, १, ३;
 ४; ३, ८, २; सं. १, ३, ८; ६, ३; ४; २,
 २, ८; ४, ५; ६, ८; गो. १, १, ५;
 २०; ३३; ३७; ३८; २, ११; १२;
 ३, २; १४; २२; ४, २; ५, ८;
 १५; १९; २५; २, २, ३; १७;
 ३, ५; ४, ११; ५, ४; ६, ८;
 -नःऽइव ऐआ. ५, १, १; तै. २,
 २, १, २; तां. ६, ९, २०; -नसः
 श. १४, १, ४, ११; -नसः ऐ.
 २, ४०; ऐआ. २, १, ३; ७; ४,
 १; ३, २, ५; ५, ३, २; शां. १०,
 १; २, ६, ३; २७, ४; शांआ. ८, ८;
 श. १, ४, ४, ७; ५, ८; ११; ८, १,
 १४; ९, २, २८; २, १, ४, ८; ३, १,
 २, २; ४, ४, १, ९; ४, १; ५, १,
 ४, ८; ६, ६, १, १६; ७, ५, २, ६;
 ५; ८, १, १, ८; ९, ५, १, ४; १०,
 ३, १, ५; ५, ३, ३; १४, ३, २, १९;
 ४, ३, १६; १९; ६, ७, २५; ७, २,
 २१; का. १, १, ४, ७; तै. १, ४,
 ६, २; ५, ७, १; २, ३, २, ३; ४, १,
 १०; २, १; ६, ६; ५, १, १; ३, २; ८,
 ९, ५; ३, ७, ४, १; ११, १; १२, ३, ३;
 तैआ. १, २, ३, १; ३, १, २, ६; ४, ७,
 ३; ७, ६, २; ९, ४, १; १०, ६, ३, १;
 तां. १, ३, ९; ५, १०; जैठ. १, ८,
 १, ९; २, ३; ७; १८, ३, ४; ४, १४;
 ५, १; ३, १, ३, १५; ४, १०, १, २;
 आ. १, ६०; गो. १, १, १२; -नसा
 ऐ. १, २, १; २, २, ५; २, ७; २, ८; ३,
 ११; १९; ४, ३०; ५, २०; २३;
 ३३; ७, ५; १६; ३३; ८, २०;
 ऐआ. १, ३, २; २, १, ७; ४, ३;

३, १, १, ६; ५, १, ५; शां. २, ७; ४, ४, ६, १, १; ७, ४; ८, ४; १०, १; ३; ६; ११, ५; १२, ५; १७, ७; २०, २; २२, १; २६, ३; ६; ८; शांआ. १, ८; २, १; ३, ४; ७, १; १४; १, २, ४; ६; ७, २; १९, २, २-५; शा. १, २, २, १०; ५, १, ४, ४, ३, १६; ५, २, १९; ७, ३, २, ५; ४, २, २; ९, ३, ६; २, ३, २, ४; ३, १, ४, ७; १, ३; २, ४, १, १; ४, २, ६; ७; ५, १, २, ६; ३, १, १, १; २, १, १; २, ०; ७, ५, २, १, १; ८, ५, ४, ३; ९, २, ३, ४, २; १०, ३, ३, ८; ५, २, १, ५; ३, ३; ६, ५, ४; ११, २, ३, ६; ७, ३, २; ३, १, ६, ५, १, ६; १२, ६, १, ३; ८, १, ५; ३, १, ४, ९, १, १, ३; १४, ३, २, ३; १९, ४, ३, ८; ९; ६, १, ७; २, ७; १०, १, ५; ७, २, २, १; २, २, ९, २, ८-१२; ४, २, ३; का. १, ४, २, १०; तै. १, १, ४, १, २, १, २, ७; ४, २, ३; ७, ७, १, ९, ३; २, २, १, १; २, २, १; ३, ३; ५, ६, २; ४, १, ५; ९, ४, २, १; ३, ५; ६, १, २, ७; ६, ५, १, १; ३, २; ८, ७; ६, ३, २; ४, १, २; ८, ३; ८, १, ५; २, ६; ३, ४; ७, ७, ९; ८, १, २; ९, ६; ७; ३, ६, १, ३; ८, १; ७, १, २; ३; ४, १, १; ६, ३; ४; ९, ७, २; ९, ४; १, ५; १, २, २; १, ४, १; १, १, ६, २; १, २, ४, ५; तैआ. १, २, ३, १; २, ३, १; ४, १; ६, १; २; १, २, १; ३, १, १, ५; ६; १, १; ५; १, १; १, ५, २; ४, २, १, १; ३, ८, १, ४, २, ५; ८, ४, १, ९, १; ९, ४, १; १०, १, ३; १, २; १, ६; २, ४, १; २, ५, १; ६, ३, १; तां. १, ३, ९; ५, १, १; ४, ९, ८; ९; १०; ६, ७, ८; ७, १, ५, ६, १; १, ७;

११, १, ३; जै. ४, ७; १०, ९; १, २, ९; १, ५, ५; जैउ. १, १, ५, ६; ६, १; ७, २, २, ३, १; १, १, ४; १, २, १, ५; १, ८, २, ६; ५, १; २, १, १, ५, ६; ७; २, १, ६; ४, १-१०; ४, १, ६; ७; ८; ३, १, १, १, ५; ३, १, ५, ४, २, १, २; ६, ५, ८; ६, २, ७, १; ४; ८, १, २; ३, १, १, ६; १, १, ५, ०; सं. २, २, ८; ६, ९; प. १, ६; २, १; ८; सा. १, १, ३; ४; ३, ७; २, ४, २, ४; ७, १, ३; ३, १, १०; ६, १, २; ७, ९; गो. १, १, ९; ३, ७, २, १, १; १, ९; ३, २; १, २; १, ५; २, १; ४, २; २, २, १, २; १, ७; ३, २; ४; १, १, ५, ४; -नसि ऐ. ७, १, २; ऐआ. १, ३, २; २, ७, १; शां. ९, ३; शांआ. ७, १; १०, १; ११, १, ५; ६; शा. २, २, ४, ३; ३, ८, ३, ८; ६, ७, १, २, १; ७, ५, २, ६; ५, २; ८, १, १, ९; २, १, २; ४; ४, १, २; १, ४, ३, २, ३; ४, १, ७; ६, ७, २, ५; ९, २, ५; का. १, २, ४, ३; तै. २, २, ९, १०; ५, ६, ५; ३, १०, ८, ५; तैआ. १, २, ३, १; तां. १, ५, १, ७; ७, ६, १; जै. १, २, ८; जैउ. ३, २, ५, १, २; गो. १, १, ३, ८; २, २, २, ३; १, ४; -नसे ऐआ. २, ३, ५; शा. १, ४, ४, ३; ५; ७, ५, १, १; ३, १, २, २, ६; ३, २, ५; ४, ७; १, ३; ९, ३, ४; ११, २, ३, ६; ४, ८; १, ४, १, ४; ९, ३, ४; तै. ३, ७, ६, २; ८, १, १, १; १, २, ४, ५; तैआ. ४, ५, १; ७, २; १, ५, १; ५, ६, ६; -नांसि ऐ. २, १०; ऐआ. १, ३, ४; शां. १०, ६; १२, ३; शा. ३, ८, ३, १, ४; ७, १, १, ३, ८; १, २, ४, ३, ४; तै. २, ४, ४, ४.

मनःपञ्चम-माः श. ८, ४, ३, ५.
मनःसुद्ध-दम् श. ५, १, २, ४.
मनःआयुस्-युः सं. २, ६, ८.
मनश्चित्त(-सु/चि)- -श्रितः, -श्रित्सु श. १०, ५, ३, ३.

√मनस्य, अमनस्यत् तै. २, ३, ८, ३.
मनस्वत्(-सु+मत्) - स्वान् ऐ. ५, २; ऐआ. १, ५, २; ५, ३, १; शां. २, १, ४; २, २, ४.
मनस्वती-स्या तां. १, ४, ३, १, ३.
मनस्विन्(-सु+विन्) -स्विन्म् श. १, ४, ३, ६; -स्विना(=नौ) तै. २, ८, ९, २; -स्वी श. १०, ३, ३, ३; तै. २, ३, ८, ३.
मनी(-सुर्द्ध-प्रा)-पया ऐ. ६, १, २; तै. ३, ७, ४, ३; ४, ५; तैआ. १०, ६, ३, १; गो. २, २, २, २; -पा ऐ. १, ९; २, २; ५, ५; ऐआ. २, ३, ५, ६, १; शां. २, २, ९; तै. २, ४, १, १, ०; ६, १, ६, १; ८, १, १, ९, ५; ३, ६, १, ३; तैआ. १, २, ३, २; ४, १, ७, १; १०, १, ३; ६, ३, १; तां. १, २, ९; ६, ६, १, ६; जैउ. ३, ६, ८, ४; -पाः ऐआ. १, ५, २; -पाम् ऐ. ६, १, ८; २०; शां. २, ५, ७; २, ९, १, ७; तैआ. ३, १, १, १; जैउ. ३, ६, ८, १, ४; गो. २, ६, १, २.
मनीपिन्-पिणः तै. २, ८, ९, ६; ७; -पिणः श. ४, १, ३, १, ७; १, २, ८, ३, १, ४; तै. २, ६, ४, १; ८, ८, ५; ६; तैआ. ३, १, १, १, १; १०, ६, ३, १; जैउ. १, १, ७, २; १, ३, १, १; गो. १, ५, २, ४; -पिणम् जै. १, ८०; -पिणा शांआ. १, २, ६; -पिणौ जै. १, ८६.
मनो(-सुञ्ज-)जन्तु(√ञ्जु)-वः श. २, ४, २, २; ३, ३, ४, ७; ७, १, २, ७; का. १, ३, ३, २; सा. ३, ९, २.
मनोजवस्-वसः तै. ३, १, १, ६; तैआ. १, २०, १; -वसम् श. १०, ६, ३, २; -वाः श. ३, ५, २, ६; तै. २, ७, ७, ६.
मनोज-जुवम् श. ४, ६, ४, ५.
मनो(-सुञ्जा-)जात-ताः श. ३, २, २, १, ३; १, ८.

सुनो(-सुज्यो)-ज्योतिस्- -तिः
 श. १४, ६, ९, ११-१८.
 सुनो(-सुज्योत-→)ता- -ता ऐ.
 २, १०^३; शां. १०, ६^३; तै. ३, ६,
 १०, १; -ताः ऐ. २, १०^३; शां. १०,
 ६; -ताम् शां. १०, ६; -तायै ऐ.
 २, १०^३; शां. १२, ८; श. ३, ८, २,
 १४^३; ४, ५, २, ८.
 सुनो(-सुजने)-नेत्र- -त्रः जैट. ३,
 ६, ४, ९.
 सुनो(-सुज-)-न्मन- -नाय तैवा.
 १०, ४४, १.
 सुनोऽपेत(-प/इ)- -तः शांवा.
 ५, ३.
 सुनो(-सुज-)-भृत्- -भृतः श. ८,
 १, ३, ६; ५.
 सुनो(-सुज-)-स्य- -यः ऐवा. ३,
 २, १-३; शांवा. ८, १; २; ५; श.
 १४, ४, ३, १०; ५, २, ६; ८, ८, १;
 तैवा. ७, ६, १; ८, ३, १; जैट. १,
 ९, १, ५; -यम् ऐवा. ३, २, १-३;
 शांवा. ८, १; २; ५; श. १०, ५, २,
 ३; ६, ३, २; तैवा. ८, ८, ५; २, १०,
 ५; -यात् तैवा. ८, ४, १; -यान् श.
 १०, ५, २, ३; -येषु श. १०, ५, ३, २.
 सुनो(-सुज-)-सुषि-गृहीत- -तः
 श. १, ४, ३, १६.
 सुनो(-सुज्यु)-सुक्ष्- -जः श. ३,
 २, २, १३; १८.
 सुनोसुक्त- -न् जैट. ३, १, ५, ५.
 सुनो(-सुज-)-स्थ- -थाः गो. २,
 ५, २.
 सुनो(-सुज-)-रूप- -म् जैट. ४,
 ११, १, १३.
 सुनो(-सुज-)-वाक्-प्राग-संहत-
 -तः ऐवा. ३, १, १.
 सुनोहा(-सुजहा)- -हाः नं. १, ७, १.
 सुना- -ना तै. २, ८, ७, ८.
 सुनाक्(-ना/लज्)ऽइवां का.
 १, ५, १, २.

सुनु- -न्वः श. ८, ६, ३, १८^३; तै.
 १, ४, ८, १; -न्वे श. २, ८, १, १;
 ३, ५, ३, १४; ६, ६, १, १९; तै. २,
 २, ५, ३; ४, ३, ७; ८, ३, ६; तैवा.
 ३, १०, ३; -नुः ऐ. ३, ३८; शां. २६,
 १७^३; श. १, १, ४, १५; १६; ४, २,
 ५; ५, १, ७; ८, १, ६; ९; ११; १६;
 १८; २६; ६, ६, १, १९; १३, ४, ३,
 ३; १४, ४, २, २२; का. २, १, ३,
 १७; १८; तै. १, ३, ५, ३; ५, ६, ३;
 २, ३, ८, ३; तैवा. १०, १४, १;
 तां. १३, ३, १५; २३, १६, ७;
 जैट. ३, ४, १, २; -नुना तै. ३,
 २, २, २; ७, ५, ३; -नुम् ऐ. ८, ७;
 श. १, ८, १, ८; १४, १, ३, २५; तै.
 १, १, ४, ६; -नुनाम् ऐ. २, ३३;
 तैवा. १, ४, ३; -नुो का. १, १, ४,
 १५; १६; -नोः ऐ. ३, ३८; श.
 १, १, ४, १४; १६; ५, १, ७; ८, १, ६;
 ८; १०; १४, १, ३, २५; का. २,
 १, २, १७; १८; तै. १, १, ४, ८; २,
 ३, ४, ५; तैवा. ४, ५, ४; ५, ४, ८^३;
 तां. २३, १६, ६; -नौ तां. १२,
 १, ७.
 सुनानी- -न् श. १, १, ४, १६;
 का. २, १, ३, १८.
 सुनु-वृत्(√/वृ)- -तः ऐ. २, ३४^३.
 सुनुर्ष्य- -ष्यः ऐ. १, ६; शां.
 १०, ४; श. १, २, २, १४; ४, ४; २,
 ४, १, १०; ३, ७, ४, २^३; ९, ४, ३;
 ५, २, २, ३; ६, ७, १, ३; १०,
 ३, ५, १३; ४, ४, ३; ११, ५, १, ५;
 १२, ३, ३, ५; १३, २, ३, १; का.
 १, १, ३, ८^३; ४, २, ५; २, २, १,
 ११; २, ३; तै. २, ८, ८, २; ३, ३,
 १०, ४; ८, २, २, १; तैवा. ३, ५, १;
 ४, ११, ८; ५, ७, ८; ९, १०; ११;
 तां. ६, १, ६; ८; १०; ११; का. १,
 १, ८; गो. १, ५, १०^३; -ष्यम्
 श. २, ३, २, १३; ७, ४, १, १३; ४.

४, २, २२; का. १, २, ३, ८; तै.
 ८^३; -ष्यस्य ऐ. १, १३; ७, ३;
 श. १, १, ७, ७; २, १, ३, ९; ४,
 १, ११; ३, ४, २, ३; ५, ५, २, २;
 ९, ५, १, १०; का. १, १, ४,
 १; ४, २, ३; २, १, १, ६; तां. १९,
 ३, २; २२, १२, १; २३, १२, ३;
 २४, १९, २; जैट. ४, ६, २, ४;
 -ष्याः ऐ. १, ६; २, १^३; ३; ३;
 २७; ३४; ३, ४; ५, २, ८; ७, १;
 शां. १, ५; ७, ६; ११, ३; ८; श.
 १, १, ४, ४, २, १७; २, १, ४, ४;
 १, ३, १; ५, २, ३; ६, ३, १; ८, १,
 २, ७; २, २, २, १३; ३, १, १०; १६;
 २, १६; १८; ४, ४; ४, २, ३; ६; ३;
 २^३; ११^३; १३; ३, २, २, ९; ४,
 १६; ३, २, ३; ५, ३, ११; ६, २, २, ५;
 ९, ४, १, ४, १, २, २, ५; ३, १६; १७;
 २, ४, १६; ४, ३, ३; ५, ५, ७; ६,
 ६, ४, ६; ७, ३, ११; ४, ९; ८, १, ४;
 ७, २, १, २०; ३, २, ३, ४, २, ४, ०; ५,
 २, ३, ९; ९, १, १, १६; २, १, ८; ३, ४,
 १६; ४, ४, ९; ५, १, ११; १०, १, ४,
 १२^३; ४, ३, ९; ५, २, ०; ४, १, १२;
 ९, २, २; १३, १, ४, ३; ४, ३, ३;
 १४, ४, २, ५; २०; २, २, ३, ४, १३^३;
 ६, ८, ९; ८, २, १, ३; ९, १; का. १, १,
 २, ८; ३, १, ५; १२; २, २^३; ११;
 ३, ३; ६; ४, १, ३; ६, १, ८; २, १, १,
 ४; २, १४; ४, ३; तै. १, ३,
 ४, ५; १०, ४; ५, ४, १, ६;
 ९, १; ४; ५, ९, ४; २, १, ५,
 ६; ३, ८; ३; ७, ५, २; ८, ८, ४; ३;
 ३, १, ४, ११; ५, ८; ३; १३, ३; १,
 १९, ३; तैवा. ८, ३, १; १०, २, १,
 १; तां. ८, ५, १०; ९, १८; १०,
 ५, १५; १८, १, १२; जै. २, ३;
 ३८; ४५^३; ६२^३; १३३; ३६८;
 २००^३; जैट. १, १, ७, ३; ५; १०,
 १, ३; ९; १३, १, १; २, ६; २, ९, २;

३. १,५, १,३, ४,६; ई. २, ८;
 गो. १,२,२२,२,१,२५: २, १३;
 -प्याः शां. १०, ४; तै. ३, ६,
 ६,१: -प्याणाम् ऐ. १, ३; २,
 ६;७; श. १, २,५, १,७;३, १,१;
 ७,१,१२; ८,३,१८; २, १,२, ७;
 ३,४,४; ३,४,२, ६; ८; १७: ३,
 १,१,२; ७; ३, ८; ११: २,४, २२;
 ४,१,५; ६, १, २३; ४, १,२; ७,१,
 २१; ४, १, ०; ७, ३, १, १, २, ४, ५,
 ३; ६, ४, २; ५, ३, ५, ४; ९, १, १,
 १९; १०, ४, १, १६; ५, २, १०:
 १३, ८, १, ६; १४, १, २, ३; ३, १,
 १९; ४, २, २१; २९; ७, १, ३२;
 ३३; ९, ३, १४; का. १, १, २, ४;
 २, १, ९; १९; ३, ३, ६; ८; १४; ४,
 १, ३; २४; ६, १, ११; २, २, ३, १६;
 ४, १; तै. १, ३, ३, ३; १०. ९; ६,
 ८, ४; ९, ७; २, १, ४, ७; ३, ८, ३;
 ३, १, ४, १; ६, ४; ७, ४, १६; ६,
 ३; तैआ. ५, ८, ५; ६, ९, १; तां.
 ६, १, ६; १९, १, २, ३; ८: २२, १०,
 ३; १३, ६, ५; जै. ११७; १६८;
 २०९; जैड. ३, ४, ५, २; ४, ८,
 १, ५; ६; प. ३, १; ४, ४; गो.
 २, २, १७: -प्यात् श. ७, ४, १
 १; -प्यान् ऐ. १, १२; ४, १; ५,
 २८; ७, ५; ९; १३; शां. ६, १५;
 ११, ३; श. १, २, ५, २४; २५;
 ४, १, ४; ५, २, ४: २, ३, १, १३;
 २१; ३, १, २०; ६, १, ११; ३, १, १,
 ६; ३, २, १६; ६, २, २६; ३, १९;
 ४, ३, १, १२; १३; ५, ७, ८; ५,
 ३, १, ४; ६, ३, १, २४; ७, ३, १,
 २०; १०, ६, ४, १; १४, ४, २, २९;
 का. १, १, ४, १; २, १, ९; ३, १,
 १२; २, १, १, ६; २, ३, २१; ३, २, २;
 तै. २, ३, ८, ३; तैआ. ४, ११,
 ८; ५, ९, १०; ११; तां. ६, ९, १५:
 १२, १, ४; जै. ११८; जैड. २,
 ३, १, ११; २, ३; ९; ३, १, ३, ८;

५, ८, २; जैड. ४, ५, १, २: प.
 १, ५; -प्याय शांआ. ५, १;
 जै. १४; -प्ये श. १२, ९, २,
 ५; जै. १३३; -प्येभ्यः ऐ. ५,
 २८: शां. १, १; श. १, १, १, ४;
 ३, १, ३; ७, २, १; ५: ८, २, ८, ९,
 १, २४; २, २, १, २१; ३, २८; ३, २,
 १८; ४, २, १०; १८; २१: ३, १, १,
 ८; २, ४, १३; ३, ४, ६; ४, १, २, ८;
 ४, १, १२; ३, १; ५, ६, ३; ५, ३,
 १, ४; १३, ६, २, २०; का. १, २,
 १, १२; ३, २३; ३, ३, ९;
 १५; २, १, १, ४; २, ४, ३; तै.
 १, ४, ९, २; ३, २, १, ५; ७, ४, १७;
 तैआ. ४, १, १; तां. २, ५, १३, ४;
 जै. २००; जैड. १, ३, १, ६; गो.
 १, ३, १८; २, २, १३; -प्येषु ऐ. १,
 ६; शां. १, १; श. १, १, १, ८;
 २, १, २, ७; ४, २; ३, १, १९; ३, २,
 ४, १३; ३, २, ९; ६, २, २५; ९, ४,
 ८; ४, १, ५, १४; ५, ४, १२; ५, ४,
 ४, ५; ६, ७, ३, ११; ९, २, १, ८;
 १०, १, ४, १२; ११, ५, १, २; १३:
 १२, ७, २, १२; १४, ४, २, २७;
 का. १, ३, १, १२; तै. १, २, १,
 २२; २, २, ७, ४; ११, ६; ३, ३, ११,
 १: ७, ९, ६; १२, ५; तैआ. ४, ६,
 २; ५, ५, ३; जै. २००; सा. १,
 ८, १३; मं. २, ४, ६; गो. १, ३,
 १८: २, २, २३; -प्यैः ऐ. २, ३४;
 श. १, ६, २, १; २; ३, १, ४, ३; २,
 २, २, ११; २८; ४, ३, १५; ७, १,
 २७; ७, ३, १, ३२.
 मनुष्य-किल्बिप- -पात् श. १२,
 ९, २, २.
 मनुष्य-कृत- -त्स्य तां. १, ६, १०.
 मनुष्य-गन्ध- -न्धात् ऐ. ३, ३०.
 मनुष्य-गन्धयु- -र्धाणाम् तैआ.
 ८, ८, २.
 मनुष्य-चित्त- -त्तम् श. ११, ८,
 ३, ९.

मनुष्य-जा(√जन्)- -जा तैआ.
 १०, ४१, १.
 मनुष्य-जात- -तानि जै. १३३.
 मनुष्य-त्रा श. १, ९, १, २७.
 मनुष्य-त्व- -म् तै. २, ३, ८, ३.
 मनुष्य-देव- -वाः श. २, २, २,
 ६; ४, ३, १४; ४, ३, ४, ४; का. १,
 २, २, ५; ३, २, १२; प. १, १;
 -वान् श. २, २, २, ६; ४, ३, ४,
 ४; का. १, २, २, ५; प. १, १,
 गो. २, १, ६; -वानाम् श. २;
 २, २, ६; ४, ३, ४, ४; का. १, २, २,
 ५: प. १, १
 मनुष्य-नाम- -मानि तैआ. ५,
 ७, १; -मैः तैआ. ५, ७, २.
 मनुष्य-पात्र- -त्रात् तां. ६, ५, ९.
 मनुष्य-यज्ञ- -ज्ञः श. ११, ५, ६,
 १; तैआ. २, १०, १; -ज्ञम् श.
 ११, ५, ६, २.
 मनुष्य-योनि- -निः श. ७, ४,
 २, ४०.
 मनुष्य-रथ- -थस्य ऐ. २, ३७;
 -थेन तै. १, १, ६, ८.
 मनुष्य-राजन्- -ज्ञाम् ऐ. ८,
 २६; तां. १८, १०, ५.
 मनुष्य-राज्(न्+टच्)- -जानाम्
 तै. १, ८, ८, ४; -जै ए. १, १५.
 मनुष्य-रूप- -पेण श. ६, ७, १, ३.
 मनुष्य-लोक- -कः श. ७, ३, १,
 १०; १३, २, ४, १; १४, ४, ३, २४;
 ६, १, १०; जैड. ३, ३, ३, ११;
 १२: -कम् श. ३, ७, १, २५; ५,
 २, १, ६; १३, २, ४, १; १४, ६,
 १, १०; तै. १, ३, ४, ३; ६, ३, ८;
 २, १, ८, १; ३, २, १, ३; जै. ४७;
 जैड. ३, ३, ४, ६; प. २, १०;
 गो. २, १, ११; -कात् श. १, ८,
 ३, १४; का. १, २, १, ११; तै. १,
 ६, ८, ६; तां. १८, ७, ११; गो.
 २, ५, ८; -काय तै. ३, ४, ८, १;
 प. २, २: -के श. १३, ८, १, ६;

तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०, ५;
 २३, १५, ७; २४, १२, ७; जैड. २,
 ३, १, ११; २, ३; ९; गो. २, ३, १८.
 मनुष्य विश- -विशः ऐ. १, ९.
 मनुष्य-सव- -वः तै. २, ७, ५, १.
 मनुष्या(-प्याऽआ)-युव- -वम् श.
 ७, ३, १, १०.
 मन्विद्ध(-नु/इन्धु)- -द्धः ऐ. २,
 ३४^१; श. १, ४, २, ५^३; तै. ३, ५,
 ३, १.
 मनुस्- -नुषः ऐ. ५, १; १२; शां.
 २२, ४; २३, ६; २६, १६; तै. ३, ६,
 ३, १; ३; -नुषे तै. २, ४, ३, ५; तैआ.
 १, ८, २.
 मनुष्वत्(-स्+वति) श. १, ५, १,
 ७^३; तै. ३, ६, ३, ४; ११, ६, ३^३.
 मन्तवै श. २, ३, १, २१; का. १, ३,
 १, १३.
 मन्तव्य- -व्यः शांआ. १३, १; श.
 १४, ५, ४, ५; ७, ३, ६; -व्यम् श.
 १४, ७, १, २८; ३, २१.
 मन्तु- -न्तवः तै. २, ८, ६, ६.
 मन्तु- -न्ता ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ८, ७; श. १४, ६, ७, ३१^३; -न्तारम्
 शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १;
 -न्तुः श. १४, ७, १, २८; ३, २१;
 -न्तु श. १४, ६, ८, ११^३.
 मन्त्र- -न्त्रः ऐ. ५, १४; शां.
 शां. १३, ३; २६, ३; ५; श.
 १, ३, १, २८; ४, ४, ६; ११; २, ६,
 २, १४; ६, ४, १, ७; ७, १, १, ५;
 ११, २, १, ६; का. १, ३, १, २०;
 तै. २, ४, ४, ५; तां. ११, ८, ८^३;
 १८, ९, २१; गो. १, १, २४; २७;
 २, १६; २, ६, १२^३; -न्त्रम् ऐ. ५,
 २३; ६, १^३; ऐआ. १, २, १; शां.
 २६, ५; श. २, ३, ४, १०^३; का.
 १, ४, १, ८^३; तै. १, १, १०, ३; ५^३;
 २, १, २६; ३, ७, ४, ६; तां. १८,
 ९, २१; जै. १९४; गो. २, १, २;
 -न्त्रस्य शां. २६, ५; -न्त्राः श.

११, ५, १, ६; तैआ. १, ३१, २; सा.
 १, ५, २; गो. १, १, २२^३; ५, २५;
 -न्त्राणाम् गो. १, १, २२; -न्त्रान्
 गो. १, १, ५; ८; ३९^३; ५, २५;
 -न्त्राभ्याम् श. ४, १, २, १९;
 ७, ३, १, १०; -न्त्रेऽन्त्रे आ. १^३;
 -न्त्रेण ऐ. ६, १; शां. १३, ३;
 श. १, ४, ४, ६; ११; २, ३, १, २९;
 ३, १७; ६, २, १५; ४, १, १, २६; २,
 २०^३; २१^३; २, १, २६; ६, ४, १, ७;
 ७, १, १, ५; ३, १, १०; ९, ४, १,
 १४; १५; १०, १, ५, २^३; का. १, ३,
 १, २०; ४, २, ४; जै. १९४; आ.
 १; मं. २, ७, २; गो. १, २, १४;
 -न्त्रैः जैड. १, १४, ३, ६, १०;
 गो. २, २, ५.
 मन्त्र-कल्प-ब्राह्मण- -गानाम् गो.
 २, २, ५.
 मन्त्र-कार्य- -म् गो. १, १, ३९.
 मन्त्र-कृत्- -कृत् ऐ. ६, १; तां.
 १३, ३, २४^३; जै. ४०; १५०;
 -कृतः तै. २, ८, ८, ५; तैआ. ४,
 १, १^३; जै. १४५^३; जैड. १, १४,
 ४, २; -कृताम् तां. १३, ३, २४;
 -कृतौ जै. ४४; -कृद्भ्यः शांआ. ७,
 १; तैआ. ४, १, १.
 मन्त्र-गण- -णः शां. २६, ३^३.
 मन्त्र-दर्शिन- -र्शां सं. ३.
 मन्त्र-पति- -तयः तैआ. ४, १,
 १; -तिभ्यः शांआ. ७, १; तैआ.
 ४, १, १; -तीन् तैआ. ४, १, १.
 मन्त्र-वत्- -वन्तम्, -वान् गो.
 १, २, १६.
 √मन्त्रि, मन्त्रयाञ्चक्रतुः श. १४,
 ६, २, १४; अमन्त्रयन्त ऐ. १, २४^३.
 मन्त्रयित्वा जै. १३६^३; १८६^३.
 मन्मन्- -न्मनः तां. १२, ८, ७;
 -न्मना ऐ. १, ४; -न्मभिः श.
 २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६;
 तै. १, ४, ८, ३; -न्मानि तै. ३,
 ६, ३, १.

मन्य- -न्याय ऐआ. ४, १, १^३.
 मन्यमान,ना- -नः ऐ. ३, १५; शां.
 १८, १; ५; २६, ३; श. १, ६, ४,
 १; ४, १, ३, १; ६, १, १, १५; ७, ४,
 १, १३; ११, १, ५, १; ४; तै. १, ६,
 ७, ४; २, ८, ९, ७; तां. १५, ११, ९;
 जै. ३३; १४२; १५८; सा. २, १,
 ७; गो. १, २, २; ३; -ना श. ६,
 १, १, १५; जै. १०२; -नाः ऐ.
 २, ७; ३१; ३, १६; श. ४, १, ५,
 २; ५; ५, २, २^३; ११, ४, २, १; ४;
 १३; ६, ३, ११; १४, ६, ९, २८; तै.
 ३, ६, ६, ४; जै. ८३; १६२; जैड.
 १, १८, ५, ६; २, २, १, ११; गो.
 १, ३, १५; -नौ जै. १७; जैड.
 ३, १, २, १.
 मन्यु- -न्यवः शांआ. १२, ५; -न्यवे
 ऐआ. ४, १, १^३; श. ९, १, १, १४;
 तै. १, ३, १०, ८; ३, ४, १०, १; मं.
 २, ३, १०; -न्युः शांआ. १०, ८;
 ११, २; ६; श. ९, १, १, ६; १४;
 १२, ७, १, ८; तै. १, ७, ९, ४^३; २,
 ४, १, ११^३; ६, १, ५; ५, ४, ८, ५,
 २; ३, १०, ८, ९; तैआ. १०, १४,
 १^३; २५, १; ६४, १; -न्युना तै. २,
 ५, ३, १; जै. २६; -न्युम् श.
 १२, ७, २, ८; तै. १, ७, ९, ४; २,
 ४, १, ११; ६, १, ५; ११, ८; १४, ६;
 ८, ३, ३^३; तैआ. १, २८, १; जै.
 १४; -न्युन् तां. ७, ५, २;
 -न्यो तै. २, ४, १, १०; ११;
 -न्यौ शांआ. ११, १; ५; ६; श.
 ९, १, १, ६; तै. ३, १०, ८, ९.
 मन्यु-कृत- -तेभ्यः तैआ. १०,
 २४, १; २५, १.
 मन्यु-पति- -तयः तैआ. १०,
 २४, १; २५, १.
 मन्वान,ना- -नः श. १४, ४, २, १७;
 ७, १, २८; ३, २१; -नस्य तैआ.
 ८, ७, १; -ना शां. ३, ८; -नाः
 शांआ. १२, ३.

मनाद्या- घे आ. १, ३, ४, ५, २, ५२.
 मनार्थ- र्थाणि जैआ. १, २७१; -र्थे
 जै. ४२^१; जैआ. १, ४५; २, ५२.
 मनावी-मनीपा-, -विन्-, मनु- -प्य-,
 मनुस्-, मनो... मन्तवै, मन्तव्य-,
 मन्तु-, मन्तृ-, √मन्त्र् √मन् द्र.
 √मन्थ्, मन्थते श. ४, ६, ८, ५; १०;
 मन्थति श. २, १, ४, ९^३; ३, ४, १,
 १९; २३; का. १, ५, ३, २; मन्थति
 श. २, ५, २, १९; ३, ४, १, १९^३;
 २३; का. १, ४, ३, १६; ६, ३, ३;
 तै. १, १, ९, १; ९; ४, ४, ८; ७, ३;
 मन्थन्ते श. ४, ६, ८, १०; मन्थन्ति
 ऐ. १, १५^३; १६^३; ३, ४; ४०; शां.
 ५, ३; ८, १; श. २, २, २, १५; ५,
 ४, २; का. १, २, २, १०; मन्थन्ति
 श. २, ५, १, १९^३; ६, ३, ३; ११,
 ५, २, ८; १२, ४, ३, ८; ९; तै. १,
 ६, ३, ३^३; तां. १२, १०, १२; १३;
 जै. ३७; जैउ. ३, २, १, ७; गो.
 २, १, १९, २१; २३; २६; मन्थामि
 श. ३, ४, १, २३^३; मन्थन्तु तै. २,
 ४, २, २; अमन्थन् तै. २, ४, ६,
 ८; मन्थेत् ऐ. ७, ५; श. २, १,
 ४, ८; का. १, १, ४, ७; तै. १, ४,
 ४, ७^३; ७, २^३; मन्थेत् श. ३, ७,
 ३, ७; अमन्थाम तैआ. ६, ४, १.
 मन्थते शां. ५, १; ३; ५, ८^३; गो.
 २, १, २१; २३; २६^३.
 मन्थ- -न्थः श. २, ६, १, ६; का.
 १, ६, १, ५; -न्थम् शांआ. ९,
 ८^३; श. २, ६, १, १७; ३३; ४, २,
 १, २; १४, ९, ३, १^१; का. १, ६, १,
 २२; तै. १, ६, ८, ३; -न्थस्य श. २, ६,
 १, २७; २८; २९; ३१; ३५; -न्थान्
 तै. ३, १२, ५, ९; -न्थे शांआ. ९, ८^३;
 वा. १४, ९, ३, ४^३; ५^३; ६^३; ७^३; ८^३.
 मन्थावल- -लाः ऐ. ३, २६.

मन्थित्वा श. २, ५, २, १९; तै. १,
 १, ९, १०.
 मन्थिन्- -न्थिनः श. ४, २, १, २१;
 ५, ४, ४, २१^३; ८, १, २, ५^३; तै. १,
 १, ५; -न्थिनम् श. ४, २, १,
 ४; १०; १३; ८, १, २, ५; -न्थिने
 श. १२, ६, १, २६; -न्थी श. ४, २,
 १, १-३; १९; ५, ४, ४, २१; ८, १,
 २, ५; १२, ६, १, २६; तै. १, १, १, २.
 मन्थि-पु(√१पा)- -पाः श. ४,
 २, १, १४; तै. १, १, १, २.
 मन्थि-शोचिस्- -चिपा श. ४, २,
 १, १९; तै. १, १, १, २.
 मन्थिष्यत्- -प्यन् श. २, १, ४, १६;
 का. १, १, ४, १५.
 √मन्द्, मुन्दतु ऐ. ३, २२; ५, ४; ६,
 ११; ऐआ. ५, ३, १; शां. १५, ५;
 तै. २, ५, ८, ११; तां. १२, १०,
 १; गो. २, २, २१; मन्दन्तु शां.
 १५, ५; तां. १५, ८, ३; सा. २, १,
 ११; ३, ६, ६; मन्दस्व श. ७, ३,
 १, ३१; मन्दध्वम् तै. १, ६, ९, ७.
 मन्द्य तै. २, ५, ४, १.
 मन्दमान- -नः तां. १, ७, ६; -नाय
 ऐआ. १, ५, २; ५, ३, १.
 मन्दसान- -ना गो. २, ४, १६.
 मन्दान- -नम् तां. ११, ४, ३.
 मन्दिन्- -न्दिना शां. २९, १;
 -न्दिने ऐ. ५, २०; शां. २६,
 १६; सा. २, ५, ४; -न्दी तां.
 १३, ७, १२; सा. २, १, ७.
 मन्दु- -न्दोः आ. १, ४०.
 मन्द्र, न्द्रा- -न्द्रः ऐ. ८, २; तै. २,
 ४, ३, ३; ८, ३, ५; ३, ५, ९, १;
 ६, १०, ३; १३, १; १४, ३; सा. १,
 १, १४; -न्द्रम् ऐ. ३, ४४; तां.
 ७, १, ७; जै. १८०; जैउ. १, १६,
 २, ६; -न्द्रम्ऽड्व श. ११, ४, २,

१२; -न्द्रया ऐ. ३, ४४; -न्द्रा
 तै. २, ४, ६, १०; ११; ३, २,
 ३, १०; ६, २, २; १०, ८, २;
 जैउ. १, १२, ३, २; सं. १; -न्द्रैः
 शांआ. २, ९; तैआ. १, १२, २^३;
 सा. १, ४, १९; २, ५, ६.
 मन्द्र-कर्षण- -गानि, -गेषु सं. २.
 मन्द्र-तम, मा- -मम्, -मया गो.
 २, ४, १०.
 मन्द्र-स्वर- -राः सं. २.
 √मन्दि, मन्दिष्यते तैआ. १, २७, ४.
 मन्दु- -न्दः श. १३, ७, १, १५.
 मन्देह- -हा तैआ. २, २, १७.
 मन्मन्- मन्थ-, मन्थमान-, मन्थु-,
 मन्वान-, मन्विद्ध- √मन् द्र.
 मम(←अस्मद्)-ता- -तायै जै. २०४.
 ममत्विन्- -त्विनः जै. १३९; जैउ.
 १, १६, २, ३; १८, ३, ८.
 मम्बुस्(√मृ)- -मृवान् तैआ. १, १०, २
 म्यन्द- -म् श. ८, २, ३, ११^३.
 म्यस्- -यः ऐ. ७, ७; श. ४, ३, ४,
 २८; ३०; ११, ५, १, ६; १३, १, ६,
 १; तै. २, २, ५, ४; ५; ३, ७, १०,
 ५; तैआ. ३, १०, १; ४; तां. १,
 ७, १; ८, २; ३; ६; ८; १०; ११; १३-
 १६; सं. २, २, १९.
 मयोभू(-स्/√भू)- -भुवः ऐ. १, ४;
 १३; शां. ७, १०; श. ६, ५,
 १, २; तै. २, ७, १६, ४; ३, ९, ७,
 ४; तैआ. ४, ४२, ४; १०, १, ११;
 -भुवम् जै. १८०; -भुवा श. २, ५,
 २, २९; का. १, ५, १, २६; -भुवौ
 श. १, ९, १, १७^३; तै. ३, ५, १०, २;
 -भूः ऐ. १, २२; श. ६, ३, २,
 ७^३; ९, ४, २, ५-७; १४, २, १, १५;
 ९, ४, २, ८; तै. १, २, १, १६; ४, ८,
 ३; २, ४, १, ८; ८, ७; ५, ६, ४; ३,
 ७, ४, ३; ८, १, ८, १; तैआ. १, २९, १;

† 'मनार्थे' 'मनाज्ये' इति पाठे. अद्र. ‡ एकत्र 'मनर्थे' इत्यपि पाठस्तच्चिन्त्यम् । C. इत्यस्य
 'मनार्था' इति प्राति. अपि चिन्त्यम् । मनाद्य- द्र. । † 'मन्' इति गुण. १५१दिक्कत्या । ‡ पठ्या आकार इति
 भा. । § 'मयन्त-' इति मैत्रे. पाठः । || गुण. स्वरो ध्रुवः ।

४,८,२;४२,२; जैउ. ४,३,१, २:
मं.२,१,१३: -रुम् सा. ३,८,२.
मयु-युः, -युम्, -यौ श. ७, ५,
२,३२.

मयुख-खः जै. १३१; -खम् ऐ. ५,
१५; -खाः तां. १०,५,६; -खेन
जै. १३१; -खैः श. ३, ५, ३,
१४; तैआ. १,८,३.

मयूर-ग्रीवा- -वा ऐआ. ३, २, ४:
शांआ ८,७.

मयूर-रोमन्- -मभिः तैआ. १, १२,
३.

मर(√मृ)- -रः-रम् ऐआ. २,४,१.
मरण- -णम् तैआ. १०,६४,१; -णे
ऐ. ८,२८.

मरिच- -त्राः तै. २,७,१२,१

मरिष्युत्- -प्यतुः ८, ७, २, ११;
-प्यन् शांआ. ५, ३; श. ८, ७,
२, ११; -प्यन्तम् श. १२, ५,
२, १.

मरायराशि- -शिनी आं. जैआ. १,
७२.

मुरीचि,ची- -चयः ऐआ. २,४,१,५,१,
१; श. ५, ३,४,२१; ६, १, २,
२; ९, ४,१,८; १०, ५, ४, २;
तै. २, २,९,२; तैआ. १, २७,२:
-चिः तैआ. ३, ९,२; -चिःऽइव
शांआ ८, ७; ११, ३; -चिभिः
श. ९, ४,१, ८; ११, ८,१, २;
-चिम् तैआ. १, २, १; -चिपु
श. ५, ३, ४, २३; २६; -चीः
ऐआ. २,४,१; ३, २,४; श. ५,
३,४,२१; ११, ६, २, ६; तैआ.
४,३९,१; -चीःऽइव शांआ. ८,
७; ११,३; -चीन् तै. ३, १२,७,
३; -चीनाम् तैआ. ३; ११, ११;
१३, २; जैउ. ३, ६, ७, १; ६;
-चीभिः तै. २, ३, ३, २;
-च्यःऽइव जैउ. ३,६,७,६.

मरीचि-पु- -पाः श. ४, १, १, २,५;

-पेभ्यः श. ४, १, १, २,४; २, २३.
मुरीचि-मत्- -मत् तै. ३, १०, १, २.
मुरीच्या(-चिऽआ-)मन्- -त्तानः
तैआ. १, १, २; २, १, १.

मरीमृशित्वा जैउ. १, २, १, १०.

मरु- -रवः तैआ. ५, १, १.

मरुत्- -रुत् शां. २२, १; २३, ६;
-०रुतः ऐ. १,९; १०; शां. २६,
१७; २८, ३; श. ९, १, २, ५; तै.
२,४,४,४; ५,४; ५, २, ३; ७, १२,
४; ८, ३, ६; ५, ४-६; ३, ७, ५, १२;
११, २; -०रुतः तै. २, ५, ८, ४;
तैआ. १, ४, ३; -रुतः ऐ. १, ९; १०;
३, १६; १८-२०; ३४; ३५; ५, २;
१६; २१; ६, १०; ३०; ७, ९; ८,
१२; १४; १७; १९; २१; ऐआ. १,
२, २; ५, ३; ५, १, १; शां. ५, २;
४; ५; ७, ८; १२, ८; १५, २; ३;
१९, ९; २१, ४; २२, २; ५; २३, ३;
८; २५, ९; २६, ९; २८, ३; शांआ.
२, १८; १२, ३; श. २, ५, १, १२;
२, ६; १०; २१; २४; २६-२८;
३४; ३६; ३८; ३, ३; ९; २०; ३, ९,
१, १७; १८; ४, ३, ३, ६; ९; १०;
१२; ५, २, १६; १७; ५, १, ३, ३; ४,
९; ३, १, ६; ५, १, ४; ४, ३, ८; १७;
५, २, ९; ७, २, २, १०; ८, ६, १, ८;
३, ३; ९, १, २, ५; १०, ३, २, १०;
१२, ६, १, ९; १३, ४, २, १६; ५, ४,
६; ६, २, १०; १४, १, ३, २, ७; ४,
२, २, ४; का. १, ४, ३, १०; ५, १,
४; ८; १८; २२; २४; २५; ३०;
३२; ३४; २, ३; ८; १३; १९; तै.
१, १, ३, १२; २, १, ७; ३, ४, ४; ४,
६, २; ६, २, २-४; ६, ६; ७, ४; ७,
३, ५; ५, २; ७, ३; ८, ३, ३; २, ४, ५,
३; ८, ७; ५, ५, ३; ४; ६, १८, २;
१९, २; ७, २, ३; १०, १; ११, ३;
१२, ३; १३, ३; १८, १; ८, ३, ५;
५, ६; ७; ६, ४; ३, ३, ९, ४; ७, १०,

२; ११, ४, २; तैआं. २, १८, १;
३, ८, १; ४, २, २; ५, ४, ८; तां. १,
२, ५; ६, १०, १०; १४, १२, ९;
१७, १, १; १८, १, १, ४; १९, १, ४,
१; २; २१, १, १; १४, ३; जै. ५, ४;
११६; ११७; १४१; १४९; १५६;
१८८; २०७; मं. २, १, १६; गो.
२, १, २०; २२; २३; २,
२०; -रुताम् ऐ. ३, २०; ३४;
श. १, ८, ३, १, ५; ४, ३, ३,
९; १, ४; ५, ४, ३, ८; १७; ८, ४, २,
८; ९, ४, २, ६; तै. १, ४, ५, १; ७,
५, २; ८, ४; ९, ३; २, ५, ७, १; ७,
१२, ४; १५, ६; ३, ३, ९, ४; तैआ.
१, १५, १; २७, ६; तां. १७, १,
३; २१, १, ४, १; आ. १, १३, ७;
४०३; ४०४; ४१४; ४८५; ५२, ५;
५६०; ५६३; ५७०; २, ३, ५;
२४, ५; जैआ. १, १३, ७; ४०४;
४४३; ४६२; ४८५; ५१२; ५२, ५;
५२८; ५६०; ५७०; २, १३, ३; ४;
गो. १, २, २१; -०रुताम् तै. २,
८, ६, ९; -रुत्तु श. ४, ५, २, १६;
१७; -रुत्तिः ऐ. ३, २०; ३८; शां.
१६, ९; श. १, ९, २, ३१; ३, ४,
२, १; ४, ३, ३, १, ५; ७, २, २, १०;
१४, १, ३, २, ६; २, ७; तै. १, ५, ५,
३; ४; ७, ९, ३; २, ८, ३, ५; ८; ३, ७,
५, १०; तैआ. १, २७, १; ४, ४,
१; ५, ५; ६, २; ५, ४, ९; ५, ३; १०,
१, ११; जै. ५, ४; मं. १, ७, ६-
८; गो. २, २, २; -रुद्भ्यः ऐ.
१, १०; श. २, ५, २, ३८; ३, ३;
४; ५; ९; ११; १४; २०; ४, ३, ३,
१०; ११; ५, २, १६; ५, १, ३, ३;
५, २, ९; १०; ८, ४, २, ८; १२,
६, १, ९; १३, ६, २, १०; का. १,
५, १, ३, ४; २, ३; ४; ८; १३; १९;
तै. १, ६, ६, ३; ४; ५; ७, ५; २, ७,
११, १; ३, ४, १, १; तां. २१, १, ४, ५.

मरुत्त(-त्सत्[√दा०]) - -त्तः, -त्स्य
 ऐ. ८, २१; शा. १, २, ५, ४, ६; -त्तम्
 ऐ. ८, २१.

मरुत्वत्(-त्+मनुष्) - -त्वः ऐ. ५,
 १२; शां. २२, ७; शा. ४, ३, ३,
 १३; तै. २, ४, १, १०; -त्वत् तां ९,
 ७, २; १३, ९, २; -त्वता ऐ. ५, १२;
 शां. २६, १३; -त्वते ए. ७, ९;
 शा. ४, ३, ३, १०; ११; १३; १४;
 ४, २३; तां. ६, १०, १०; १३, ९, १;
 घ. ५, १; ३; -त्वन्तम् शा. ४, ३, ३,
 १४; तै. २, ८, ३, ४; -त्वौ(=त्वान्)
 ऐ. ५, ४; ६; -त्वान् ऐआ. १, २,
 २; ५, १, १; शां. २२, १; २३, १;
 ६; तै. २, ४, ६, १२; ८, ३, ६.

मरुत्वती - तीः तै. १, ४, ६, २;
 -तीम् शा. २, ५, २, २६; २७; का
 १, ५, १, २४; २५; -तीषु तै. १,
 ४, ५, २; तां. ९, ७, १; २; -त्यः
 तां. १३, ९, १.

मरुत्वतीय, या(-त्वत्+छ) - -यः ऐ.
 ४, २९; ३१; ५, १; ८, १; -यम् ऐ.
 ३, १४; १६; १७; १९; २०; ६, १४;
 ८, १; २; ऐआ. १, २, २; ५, १, १;
 शां. १, ५, २; ३; १९, ९; १०;
 २०, २; ३; २१, २; ३; ४; २२, १; २;
 ४; ७; २३, १; ६; २४, ५; २५, ३;
 ११; २६, ९; २७, २; शा. ४, ३, ३,
 २; ३; ८, ६, १, ७; १३, ५, १,
 ९; गो. १, ३, ५; २, ३, १२; -यया
 ऐ. ३, २०; -यस्य ऐ. ३, २८;
 ४, २९; ३१; ५, १; ४; ६; १२;
 ऐआ. १, २, १; ५, १, १; १९, ८;
 २०, २-४; २२, ९; २३, १; ६; २४,
 २; २५, ३; ११; शांआ. १, ३; शा.
 १३, ५, १, ९; -यात् गो. २, ३,
 २३; -यान् शा. ४, ३, ३, ६; ९;
 १२; ४, १, २; -यानाम् शां. २०,
 ४; २४, ५; २६, ९; १२; १६; -यानि
 शां. २४, ४; -याम् ऐ. ३, २०; -ये

ऐआ. ५, १, १; शां. २६, १६; गो.
 २, ३, २३; ४, १८; -येन शां. १, ५,
 ५; शा. ८, ६, १, ७; तां. ५, १०,
 १०; गो. २, ३, १२; -यौ श
 ४, ३, ३, ७.

मरुत्वतीय-ग्रह - -हः शां. १, ५,
 १; -हस्य शां. १, ५, १; २९, २.

मरुत्-स्तोम - -नः तै. २, ७, १०, १;
 तां. १७, १, ३; १९, १४, १; २.

मरुद्ग(-त्सग-)ण - -णा तैआ १, ४, २.

मरुद्बृध, धा(-त्सृ-) - -घः शा.
 १, ४, ३, १९; -०धे तैआ. १०,
 १, १३.

मरुद्ज(-त्सजे-)त्र - -त्राः शा. ५, २, ४,
 ६; -त्रेभ्यः शा. ५, २, ४, ५.

मरुद्क - -कः मं. १, ७, १.

मरुद्क - -कः शा. ४, २, १, १४; २०;
 तै. १, १, १, ५; -कण्य शा. ४, २,
 १, १०.

मरुद्कट - -टः ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ११, ४; प. १, ६.

√मरुद्, मरुद्यतिः इव ऐ. ४, १०.

मरुद्धित - -डिता शा. ३, ९, ४, २४;
 तां. ८, १, ५.

मूर्त्(√मृ) - -र्त्तः शा. ३, १, ४, १८;
 १९; ६, ६, १, २१; १३, १, २, ९;
 तै. २, ४, ३, ४; ६, २; ३, ६, १०, ४;
 ७, ६, २४; ८, ४, १; तैआ. २, ५,
 २; गो. २, ४, १७; -तीत् शांआ.
 १, २; -तीसः तै. २, ४, १, ४; ३,
 ७, ११, ५.

मूर्त्त-भोजन - -म् तै. २, ८, ६, २.

मूर्त्त-व(त्→)ती - -त्या शा. ३, ९,
 ३, ३२.

मूर्त्ती - -तीम् सं. २.

मूर्त्तवे तां. १, ५, १८.

सूर्य, सूर्या - -सूर्य तैआ. ६, १, ३;
 -सूर्यः ऐ. ८, २१; २३; शां. १,
 ४; २४, ५; शा. २, २, २, ८; ३, ९,
 ४, २४; ६, २, १, ९; १३, ७, १, १५;

१४, ४, २, १४; ६, ९, ३३; ३४; ७,
 २, ९; का. १, २, २, ६; तै. २, ६,
 ९, १; तैआ. १, ५, १; ६, १०, १;
 सा. ३, १, ९; -सूर्यः इव ऐ. ८,
 २३; शा. १३, ५, ४, १४; २३;
 -सूर्यम् शा. ३, ९, ३, ३२; ४, २, ४;
 ४, ५, ७, २; ६, ७, १, ११; ७, ४, १,
 १; १०, १, १, ११; ३, २; ४, १; ३;
 ३-७; ४, २, २, १; १४, ५, ३, १;
 २; ६; तै. ३, १२, ६, १; तां. ८,
 १, ५; जै. १३; जैड. ४, ८, ३,
 ४-९; -सूर्यस्य शा. २, ३, ४, ३५;
 १४, ५, ३, ३; ७; का. १, ४, १, २५;
 तै. २, ४, ६, ९; -सूर्याः शा. २, १,
 ३, ४; ६, ९; २, २, ८; ६, १, २, ११;
 २, १, ३, ७; ८, २, १; १०, १, ३, १;
 ४; ५, ४, ७; ११, १, २, १२; २, ३,
 ६; का. १, १, ३, ३; ४, ८; २, २,
 ६; -सूर्यात् शा. ७, ४, १, १; ११,
 २, ६, १३; ६, ३, ७; १४, ६, ९, ५;
 -सूर्यान् ऐ. ६, १२; शा. २, २, २,
 ९; १०; १४; १२, ९, ३, ११; १२;
 का. १, २, २, ७; ९; तै. ३, १, १,
 १०; तैआ. १०, १०, २; गो. १,
 २, १६; -सूर्यानाम् शा. ९, २, ३,
 २८; १०, ४, ३, १; २; १४, ९, १, ४;
 तै. १, ४, २, ३; २, ६, ३, ५; ३, ५,
 १२, २; जैड. ३, १, २, ४; १४;
 -सूर्यानि ऐआ. २, १, ८; जैड. ४,
 ८, ३, ३; १०; -सूर्याभ्यः तै. १,
 तै. १, ५, ५, ६; -सूर्याम् शा. १०,
 १, ३, ६; तै. १, ५, ५, ६; -सूर्याव
 शा. २, ३, ६, ३७; का. १, ४, १,
 २६; तै. ३, १०, ८, २; -सूर्यासः
 शां. २६, ६; तै. १, २, १, १९;
 तैआ. ३, १८, १; -सूर्येन ऐआ. २,
 १, ८; ३, २; शा. ९, ३, ४, १२;
 -सूर्येभ्यः जैड. ४, ४, १, २;
 -सूर्येषु शां. २३, १; शा. २, २, २,
 ८; ३, २, २, ४; ११, ५, १, १०;

† पतञ्जलिः पा. १, ४, ५८; ५९ सूत्रे व. । † 'मूर्त्ता पदे विचते यस्यां सा' इति सा. ।

तै. २, ४, १, ७; ३, १०, ८, ४; -त्यैः
 श. २, ५, २, ४, ७; ४, ५, २, २^३; १२,
 ९, २, ४; का. १, ५, १, ३८; तै. २,
 ६, ६, ३.
 मूर्त्य-कृत- -तम् श. २, ५, २,
 ४७; ४, ५, २, २^३; १२, ९, २, ४^३;
 का. १, ५, १, ३८; तै. २, ६, ६, ३.
 मर्त्या(-त्यैऽअ)-मृत- -तयोः जैउ.
 १, ८, १, ३.
 मर्मन्- -माणि ष. ५, १०.
 मूर्त्य- -र्यैः तै. २, ८, ७, १; -०र्याः
 श. ५, ३, ५, ३१; तैआ. १, ३,
 १; तां. ४, १०, १; ७, ४, ३; ५,
 १५; ६, ४; ५; ८, १; -र्याः श. १४,
 ९, ४, ४; गो. १, १, ३१.
 मूर्त्य-श्री- -श्रीः श. ६, ३, ३, २०.^३
 मर्यादा- -दा श. १, ४, १, १७;
 -दाम् श. १३, ८, ४, १२; -दायाम्
 जै. ७४; -दायै श. १३, ८, ४, १२;
 तै. ३, ४, ६, १.
 मर्यादा-कर-त्व- -त्वात् तैआ. १,
 -६, २.
 मर्मज्युमा(त→)ना(√मृञ्)- -ना तै.
 १, २, १, २७; ३, ७, ६, ४.
 मर्मशर्वा(√मृश)- -शत् ऐ ६, २०;
 गो. २, ६, २.
 मूल- -लम् ऐ. ७, १३; जैउ. १, १८, २,
 १^३; -लात्ऽइव श. १२, ९, २, ७;
 तै. २, ४, ४, ९; ६, ६, ४; -लेन
 जैउ. १, १८, २, १.
 मलो(ल-ऽउ)-द्वासम्- -द्वाससम्,
 -द्वासाः श. १४, ९, ४, ७.
 मलिम्बु(√म्बु)- -म्बुवः, -म्बुत्
 श. ६, ६, ३, १०.
 मल्मला-भ्रव(त्→)न्ती- -म् तैआ.
 ३, १९, १.
 मह- -हः जै. १९८.

म(ल्ह→)ल्हा- -ल्हा श. ५, ५, ४, १;
 -ल्हाम् तै. १, ८, ३, २.
 मशुक- -कः, -कात् वं. २; -कान् जै.
 १४४^३; -केन श. १४, ४, १, २४.
 मष्णार- -रे ऐ. ८, २३.
 मष्मषा(√कृ, मष्मषाकृत्) तैआ २, ५, २.
 मसूर- -राः श. १४, ९, ३, २२.
 मसूस्य- -स्यानि, -स्यैः तै. ३, ८,
 १४, ५.
 मस्तित्पक- -पकः श. १, २, १, २; ३, ८,
 ३, ११; १२, २, ४, ९; का. २, १,
 ४, १; तै. ३, २, ८, ७^३; जै. ९:
 -पकम् जै. ९; गो. १, ५, ३; २,
 ६, ८.
 मस्तु- -स्तु श. १, ८, १, ७; ९; २,
 ३, ३, २.
 √मह, महयति ऐआ. १, ३, ८; श.
 १, १, ३, ७; ५, २, ३; ७, १, ११;
 १४; ७, ५, २, १३; १३, ६, २, १२;
 १४, १, २, १५; का. २, १, ३, ४;
 महयति श. ३, ३, ३, ४; ५, ४, ८;
 महयामः ऐआ. ५, २, १; मह-
 यन्ति श. ३, ३, ३, १७; तै. ३,
 २, ८, ३; तां. ५, ५, २१; १५, २,
 ७; महय ऐ. ५, १६; शां. २५, ३.
 मामहन्ताम् ऐ. १, २१; तै. २,
 ८, ७, २; तैआ. ४, ४२, ३; माम-
 हिष्ट तै. २, ४, ७, ११.
 मूह- -हः ऐ. ५, १२; १८; ऐआ. ५,
 २, २; शां. २६, ११; १२^३; श. २,
 ५, २, २८; ३, ५, ३, २२; ४, ३, ५,
 २०; ७, ३, १, ३३; ८, ७, ३, १२;
 का. १, ५, १, २५; तै. २, ७, १३, ५;
 ८, २, ७; ३, ३; ६; ३, ६, १०,
 १; ११, २, १; ६, ३; -ह्वा ऐ. ५, २०;
 शां. २६, १४^३; तै. ३, ११, ६, २; तां.
 १५, २, १; -ह्वा ऐ. १, २८; ४, ३;

५, १; ६; १९; २०; ८, ११; ऐआ.
 १, ५, २^३; ५, ३, १; शां. २०, ४, २४,
 ७; २६, १२; तै. १, ५, ८, ३; २, ४,
 १, ३; ५, ३; ६, १६, १; ८, ५, ७; ३,
 ६, १०, ४; ७, ९, ६; तैआ. ४, ४२,
 ४; १०, १, १२; तां. १२, १३, ११[॥];
 १५, ५, ५; जै. २०९^३; सं. २, ६,
 १; सा. ३, ७, १.
 मह- -हः शांआ. १२, १; तैआ. १०,
 १०, २; १६, १; गो. १, २, १६^३;
 जै. १९९; -हानाम् ऐ. ५, १२;
 शां. २३, ६; सा. १, ४, १४^७;
 -हानि ऐ. ५, १३; शां. २३, ७^३;
 -हे शां. २५, ७; तै. २, ४, ३, १०.
 मह-शास्(ः) तैआ. १, २, २.
 महत्- -हत् ऐ. ३, ९; ५, २^३; १८;
 १९^३; ७, १३; ३४; ८, २३; २८;
 ऐआ. १, २, १^३; ३, ७; ५, ३^३; २, २,
 २; ५, ३, २^३; शां. १८, ५; १९, ९;
 २१, २, ४; २२, २; २६, ११; १३;
 शांआ. २, १६; १८; ७, २१; २, ८;
 श. १, २, ५, ५; ७, ३, १५; ८, १,
 ३७; ९, १, १०; २, ३, ३, २०^३; ५,
 १, ५; ३, २, १, २६; २७; ४, ३, ४,
 १९; २०; ६, ४, २; ५, २, १, १८;
 १९; ४, ३, २०; २१; ६, ३, ३, ८;
 १३^३; ९, ५, १, ६३^३; २, १२; १०,
 १, १, ५; २, २^३; ८, ६, २, २^३;
 ४^३; ९, १, १, ४४^३; ३, ३, १९^३; ४,
 १, १६; १०, १, १, १; ४; ६; ३, १;
 ५^३; ९^३; ३, ४, ४^३; ४, १, ९; ११, २,
 ३, ४; ५; १२, ३, ३, १४^३; १३, २,
 ६, १३^३; ५, ४, १४; २३; ८, १, १८^३;
 ३, ११; १४, ४, २, २८; ५, ४, १२;
 ७, १३; ८, ५, १^३; ९, ३, १; का. १,
 ४, ३, ४; २, २, ३, ५; तै. १, ३, ६,
 १; २, ४, ७, ५; ६, १७, १; ७, ८, १;

† Bw. प्रमृ. 'अभि' इत्युपसर्गयोग इत्याहुः । ई'-सुच्' इति Bw. प्रमृ. स्वरः? । †'-सक-' इति मुपा. ।
 ‡द्वि. ३ रूपम् । 'महत्' इत्यस्य तकारलोप इति सा. तथा सति स्वरः साधुः स्यात् । Gw. प्रमृ. तु 'मह्' इत्यस्यैव
 रूपमाहुः । †क. ७, ३१, १० । †क. ८, ६३, १ । साम. (१, ४, २, २, ४;) सात्रा. इत्यत्र च 'महोनाम्' इति मुपा. ।
 यद् विवरणकारः 'मघोनाम्' इत्यभिप्रयन् घस्य ह् आदेशमाह तन्नित्यम् ।

८,९,१; ३, ७,९,४; ९, ५, ४;
 ५; १०, ५, १; तैआ. २, ११, १; ४,
 २१, १; ४२, ५; ६, ३, २; १०, १,
 २: ११, २; तां. १, १, १; ४, १०,
 १; जै. ८८; १३१; १४३; १८२;
 १९१; १९९; २१२; जैउ. १, १८,
 १, १; सा. १, ७, १; गो. १, १,
 १; १०; २१; २८; २, १८; ५,
 १०; २, २, १४; -हृत्तः तां. ८,
 ७, ११; जै. ८८; १०१; जैउ.
 ३, ३, ३, ५; -हृत्तः ऐ. ५, १३;
 ऐआ. ५, ३, ३; शां. २३, ७; सा.
 ७, ३, १, २९; ९, १, १, ४४; ३, ३,
 १९; १०, ३, ४, ४; १२, ६, १, ४१;
 १४, ५, ४, १०; ७, ३, ११; तै. १,
 २, ६, १; ७, ४, ३; २, ४, ३, ९; ३,
 १, २, २, ११; ७, ३, १, ६, १; तैआ.
 ४, ४२, ५; ५, १, ५; १०, १, १;
 जै. ९७; २०५; -हृत्ता सा. २, ३, ३,
 २०; ९, १, १, ४४; ३, ३, १९;
 १०, १, १, ५; ४, १, १३; तै. २, ५,
 २, २; ४, ३; तां. ९, १०, १; -हृत्ताम्
 सा. १०, ३, ४, ३; ४; जै. ९५;
 -हृत्ति ऐ. २, १५; ऐआ. २, ४,
 २; ३, २, ३; सा. ६, ३, ३, ८; ७,
 ३, १, ३३; ९, १, १, ३०; तां. ९,
 ४, १; गो. २, २, ५; -हृत्ते ऐ. २,
 २; शां. २, ९; १२, २, ७; सा. ३,
 ६, ४, १४; ५, ३, ३, १२; ४, २, ३;
 ६, ३, ३, १३; ८, २, १, ६; तै. १,
 २, १, २७; ७, ४, २; ६, ७; २, ४,
 १, १; ५, २, ४; ७, २; ७, १६, ४; ३,
 ६, १, २; ७, ५, २; ६, ४, ५; ७, ९;
 तैआ. १०, ४, १; जै. १६६;
 मं. १, ५, २; -हृद्भिः तैआ. १, २,
 ३; १२, २; -हृद्भयः ऐ. ६, २४;
 ७, १६; -हा(=हान्) सा. ७, ५, १,
 २१; १४, ७, २, २३; -हान् ऐ. १,
 १९; ३, २१; ५, ७; १३; १८; १९;
 ऐआ. १, १, १; २, १, २; ५, १, ५, २;
 ३; शां. ३, २, ६, ६; ९; ८, ४; २१, ४;

२, ५, ५; २६, १२; १३; शांआ.
 १, ३; ५; ६; २, ८; १०; १५; ३,
 ७; ११, १; २; १२, १, ७; सा. १,
 ४, २, २; ३, ३, १, ३; ४, ३, ३,
 १७; १८; ६, १, ३, १६; ४, १, ८;
 २, ९; ७, ३, १, २३; ४, १, ९; ५, १,
 २१; ९, ४, ४, ५; १०, ३, ४, ४;
 ४, १, ४; १५: २१-२३; १३, २,
 ११, १; १४, १, १, ११; ३, १५:
 २९-३१; तै. १, २, १, २३;
 ६, १; ४, ५, ३; २, ७, ६, ३; ८,
 ७, ६; ३, १, २, ११; ५, ३, १; ७, ४;
 ९, १०, १; १०, १, ४; ४, ३; तैआ.
 १, २, ४; ३, १४, ४; ४, ५, २; ११,
 ६; ५, ४, ६; ९, ९; ९, ६, १; ७,
 १; ८, १; ९, १; १०, ३; १०, १,
 १०; ११, २; तां. ४, १०, २; ९, ७,
 ६; १३, ४, १; १४, ११, ५; १५, २,
 ७; जै. १९८; जैउ. ३, १, ४, ५;
 ७; जैआ. २, २४, १; सा. २, ६,
 १४; गो. १, २, १६; -हान्तः ऐ.
 ५, ७; शांआ. २, १८; मं. २, ५,
 १०; गो. १, ५, २५; -हान्तम् ऐ.
 ४, ३०; ८, ७; सा. २, ३, ४, २१;
 ५, ४, ९; ३, ९, ४, ५; ४, ३, ३, १७;
 ६, ७, ४, १२; १४, ६, ११, १; ७,
 २, २९; का. १, ४, १, १६; ५, ३,
 ९; तैआ. ३, १२, ७; १३, १; १०,
 १, १; जै. १४३; १८३; जैउ. ३, १,
 २, ४; १६; मं. २, ४, ५; -हान्ति
 शां. १९, ३; सा. १०, ३, ४, ४;
 -हान्ती ३ सा. १०, ३, ४, २;
 -हान्तौ तै. २, ८, ८, २; जै. १;
 -हाम् (=हान्तम्) ऐ. ५, १८; ६,
 १८; १९; ऐआ. ५, २, २; शां.
 २५, ९; शांआ. १, ३; तै. २, ५,
 ८, ९; गो. २, ६, १;
 महती-ती शांआ. १, ५; ६;
 सा. ६, ३, १, १६; ७, ५, १, १०;
 ११, २, ३, ४; ५; १४, ७, २, १५;
 तै. ३, ९, १७, ३; १२, ९, १;

तैआ. १०, २१, १; जैउ. ४, १०,
 २, ५; -ती: ऐ. १, २२; -तीम्
 सा. ६, ५, २, २१; ७, ३, १, ३३; ५,
 २, २०; तै. ३, ८, १४, ३; जै.
 २१२; -त्या सा. ७, ४, २, ८; ८,
 ३, १, १०; ७, ३, १९; -त्यै तै. ३,
 ८, १४, २.
 महद्(-त्तः)-कथ-कथम् ऐआ.
 २, ३, ४; ६; शां. ११, ८; -क्ये
 शांआ. ८, ४.
 महद्-भूताधिपति-त्ये प.
 ५, ८.
 महद्दत्त(-त्त+मतुप्)-दत्त ऐ. ५,
 १८; १९; ऐआ. १, २, १; २, ३, ७;
 शां. २६, ११; १२; १३; शांआ.
 १, २; ३; २, १; ७-९; १०;
 १५; १६; १८; -द्वन्ति ऐ. ५,
 १८; १९; शां. २६, ११.
 महद्द्वती-ती शांआ. २, १८;
 -त्यः शांआ. २, ७; -त्या ऐआ.
 १, ५, २; शांआ. २, ८-१०.
 महा←महत् द्र.
 मह(=हाः)-स्विज्-स्विभिः सा.
 १३, १, १, ४; -स्विजः सा. १३, १,
 १, ४; तै. ३, ८, २, ४; -स्विजाम्
 तै. ३, ८, २, ४.
 महस्विक्-स्व-स्व तै. ३, ८, २, ४.
 मह(=हाः)-र्षि-र्षयः गो. १,
 १, २८; -र्षिः तैआ. १०, १०, ३;
 गो. २, ३, ९; -र्षिम् तैआ. १, ९, ६;
 -र्षेः गो. १, २, ८.
 महा-कर्मन्-मं ऐ. ८, २३.
 महा-कार्तयश-शम् आ. १,
 ५४५.
 महा-कार्तवेश-शम् जैआ. १,
 ३६; ५४५.
 महा-कुल-लः शांआ. २, १८.
 महा-गय-य तैआ. २, ५, २.
 महा-गिरि-रौ तैआ. १, ३१, २.
 महा-गौरीवित्त-म् आ. जैआ. १,
 १६८.

महा-ग्राम-मः जैड ३, ३, ३, ५.
 महा(-हाऽअ-)ञ-म् श. ३, ४, १, २.
 महा-ज्ञेय-म् तैआ. १०, ११, १.
 महा(-हाऽआ-)मन्-त्मनः जैड. ३, १, २, २; ५; ९; -त्मानः जैड. ३, १, २, ५-७; -त्मानः जैड. ३, १, २, ८.
 महा-दिवाकीर्त्य-म् ऐ. ४, १९; शां. २५, ४^३; ५: तै. १, २, ४, ३; तां. ४, ५, १५; आ. २, २३, ९; जैआ. २, २३, १३.
 महा-देव-वः तां. ६, ९, ७; ९; -वम् तैआ. ३, २१, १; -वस्य तैआ. १०, १, ५; -वाः तैआ. १, ९, ३; -वाच श. ११, ५, ३, ५; तैआ. १०, १, ५; ४६, १.
 महा-द्युति-कर-राय तैआ. १०, १, ७.
 महा-द्रुम-माः ष. ५, १२.
 महा-धनु-ने ऐ. ७, ७; श. १२, ४, ४, ३; तै. २, ७, १३, १.
 महा-न(ग्न→)ग्नी-ग्न्या ऐ. १, २७.
 महा-नाग-म्ऽइव श. ११, २, ७, १२.
 महा-नाम्नी-न्नयः जै. १८२; १८३; -न्नी ऐ. ४, ४; -न्नीः तैआ. १, १, २; २१, १; -न्नीनाम् ऐ. ४, ४^५; जै. १८२; १८४; -न्नीभिः शां. २३, २; तैआ. १, ३२, ३; -न्नीषु ऐ. ५, ७; श. १३, ५, १, १०; जै. १८३; -न्न्यः ऐ. ५, ७^३; मं. २३, २; श. १३, ५, १, १०; तां. १३, ४, १; २१, ४, ८; ९; आ. २, २६, १; ष. ३, ११; सा. १, ४, ६; १२; २, ७, १; -न्न्याः ष. ३, ११.
 महा-निरष्ट(-र/अक्ष)-ष्टः तै. २, ७, ३, ४.
 महा-निवेश-शः जैड. ३, ३,

३, ५.
 महा-पङ्क्ति-ङ्क्तयः शां. २९, ५.
 महा-पातक-क्रेभ्यः सा. १, २, ९.
 महा-पथ(←पथिन्)-थः ऐ. ४, १७
 महा-पार-राय सा. १, २ ५.
 महा-पुर-रम् ऐ. १, २३; गो. २, २, ७^३.
 महा-पुरुष-षः ऐआ. ३, २, ३^३; शांआ. ८, ३^३; -पाय सा. १, २, ५.
 महा-ब्रह्म-ह्याः जै. ६.
 महा-ब्राह्मण-गः श. १४, ५, १, १९; २२.
 महा-भय-यात् ऐ. ८, २७.
 महा(-हाऽअ-)भिषेक-कः ऐ. ८, १२; -कम् ऐ. ८, २३^३; -क्रेग ऐ. ८, १४; १५; १९^३; २०^३; २१^६; २२; २३.
 महा-भूत-तानि ऐआ. २, ६, १; शांआ. ७, २२; गो. १, १, ३७; -तैः शांआ. ७, २२.
 महा-मत्स्य-त्स्यः श. १४, ७, १, १८.
 महा-मांस-ज्ञानि जैड. १, १५, ३, ५.
 महा-मा(न→)ना-नाः तैआ. १, १, २; २१, १.
 महा-मानित्व(-निन्+त्त्व)-म् जै. १८२.
 महा-मानिनी-नयः जै. १८२.
 महा-मेघ-घाः शांआ. ७, ४; -वे ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; ११, ३.
 महा-मेरु-म् तैआ. १, ७, १; ३^३.
 महा-यज्ञ-ज्ञः श. २, ४, ४, १४; ११, ७, २, २; का. १, ३, ४, ८; -ज्ञाः श. ११, ५, ६, १; तैआ. २, १०, १; -ज्ञाः श. ११, ७, २, २; -ज्ञात् ऐ. २, ७.
 महा-याम-म् आ. १, ३२०.
 महा-यौधाजय-म् आ. जैआ. १,

५१२.
 महा-रथ-थः श. १३, १, ९, २^३; तै. ३, ८, १३, १^३.
 महा-राज-जन्+त्त्व-जः शां. ५, ५; श. १, ६, ४, २१; २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७; १४, ५, १, १९; २०; का. १, ५, ३, ९; गो. २, १, २३; -जाः ऐ. ७, ३४; जैड. २, २, ४, ११; -जाय तैआ. १, ३१, ६; सा. ३, ३, ४, ५.
 महा-रात्र-त्रे शां. २, ९; ११, ८; तैआ. २, १५, १.
 महा-रौरव-म् आ. जैआ. १, ५१२.
 महा-वद-दाः ऐ. ५, ३३.
 महा-वराह-हस्य शांआ. १२, ८.
 महा-वात्सप्र-म् आ. १, ३१७.
 महा-वाच-म् गो. १, ३, २.
 महा-वामदेव्य-म् आ. १, १६९.
 जैआ. १, १६९; १७१.
 महा-वीर-रः शां. ८, ३^३; ७^३; श. १४, १, १, ११; तां. ९, १०, १; तैआ. ५, ११, १; -रम् श. १४, १, २, १७; २, १; १३; ४, १; १६; तै. २, ५, ४, ३; तां. ९, १०, १; -रस्य तैआ. ५, १, ५; -राः श. १४, १, २, ९; २, २, ५३; -रात् श. १४, २, २, ४०; -रे श. १४, २, २, १३.
 महा-वीर-त्व-म् तैआ. ५, १, ५.
 महा-वीर्य-र्यो-र्यः श. १, ४, २, ३; ५, १, ९; ३, २, १, ३९; ५, २, २, १५; -र्यो श. ३, २, १, २७.
 महा-वृक्ष-क्षस्य तां. ३, ४, २; ६, २; १३, २; १४, १, १२; -क्षो तां. ७, ६, १५; १६; जै. २९.
 महा-वृष-षः जै. ८७; -पाः जै. १९२^३; -पाणाम् जै. ८७; -पान् जै. १९२.
 महा-वैराज-म् आ. २, ७, ७; जैआ. २, १६, १२.
 महा-वैश्वदेव-म् श. ४, ५, ११.

महा-वैश्वामित्र- -त्रम् तां. १३, ६,
११; -त्रस्य तां. १३, ६, १२;
-त्रे आ. जैआ. १, ३४३.
महावैश्वामित्र-स्व- -स् तां. १३,
६, १२.
महा-वैश्वानर-व्रत- -त्ते आ. २,
२३, ३.
महा-वैष्टम्भ- -स् तां. १२, ४,
१९; आ. १, २६१.^१
महा-व्याहृति- -तिभिः शांआ.
९, ८; गो. १, १, ६^३; १०^३; -तीः
प. १, ६; गो. १, १, ६; १०; -त्या
गो. १, १, ५^३; ८^३; ११^३.
महा-व्रत- -त्तम् ऐ. ४, १४; ५,
२८; ऐआ. १, १, १^३; ५, ३, २; ३;
शां. ५, ५; १९, ८; शांआ. १, १^३;
श. ९, ५, २, १२; १०, १, १, ६;
२, १; २^३; ३-५; ८^३; ५, ३, ४, १, ४;
१३; १५; २१-२३; ५, २, १; ११,
५, २, १०; १२, १, २, ३; ३, २, १;
२३^३; ४, ३; २, १, ५; ३, ३; ८-११;
४, १६; ३, १, ९; १३, ५, ४, ६; तां.
५, १, १; २, १; ६; ११; ५, २, १; ६,
१२; १६, ७, ३; ११, ११; २०, १६,
२; २१, १५, १; २२, ४, १; ५, १; ६,
१; ७, १; ९, १; ११, १; २३, २, १;
६, १; ४; १७, १; २४, २, १; ४, १;
१२, १; १४, १; १५, १; १६, १;
१७, १; १८, १; १९, १; २०, १;
२५, १, १; २, १; ३, १; ४, १; जै.
१६५; १६७^३; जैआ. २, ७, १;
प. २, ३; ३, १२; गो. १, ४, ९;
१०; १३^३; १४^३; १५^३; १६; १७;
२१; २२; ५, २-४; २, १, २३;
-त्तस्य ऐआ. १, १, १; ५, १, १;
शां. १९, ८; तै. १, २, ६, १^३;
तां. ४, १०, १; ५, १, १८; ३, ५;
६, ११^३; २२, ६, ४; ७, ६; जै.
१६६; -तात् ऐ. ६, २४; गो.
१, ४, १४; -ताय श. १२, २, ३,

११; गो. १, ४, २२; -ते ऐ. ६,
१८; ऐआ. ३, २, ३; शां. १५,
५; शांआ. ८, ४; श. ४, ६, ३,
३; १२, १, ३, २३; तै. १, २, ३, ४;
५, ३; तां. ५, २, २; गो. १, ४,
१३; २, ५, १५; -तेन ऐआ. ३,
२, ४; शांआ. ८, ६; श. १०, १,
१, ५; ४, १, १३; तां. ५, ६, १;
१६, ११, ११.
महाव्रत-स्व- -स् ऐआ. १, १, १;
तै. १, २, ६, १^३; तां. ४, १०, १;
जै. १६६;
√महाव्रति, महाव्रतयति जै.
१६६.
महाव्रतीय(-त+छ)- -यः श. ४,
६, ४, २; १०, ४, १, १२; १५; -यम्
श. ४, ६, ४, १; -यस्य श. ४, ६,
४, १; -ये ऐ. ४, २२; शां. २९,
८; -येन ऐ. ४, १४; शां. १९,
३; ९; २५, ७.
महा-व्रीहि- -हयः ऐ. ८, १६;
-हीणाम् ऐ. ८, १६^३; तै. ३, १,
५, २.
महा(-हाडअ-)शन- -ने जैउ. २,
५, ३, २.
महाशन-त्तम- -मः जैउ. २, ५,
३, १.
महा-शाल- -लः श. १०, ६, १,
१; -लम् श. १०, ३, ३, १; ६,
१, ६.
महा-शैरीष- -ये आ. १, ३७१.
महा-संहि(त→)ता- -त्ताः तैआ.
७, ३, १; ४^३.
महा-सञ्ज- -त्राणि श. ११, ५,
६, १.
महा-सर्प- -पाणि आ. २, ५, १.
महा-साम- -मानि आ. २, ७, १.
महा-सावेतस- -से आ. जैआ. १,
३७१.
महा-सुपर्ण- -र्गः श. १२, २, ३,

७; गो. १, ४, १८.
महा-सुहय- -यः श. १४, ९, २,
१३.
महा-सूक्त- -क्तम् ऐ. ६, २५^३;
-क्ताः ऐआ. २, २, २.
महा-सेन- -नाय तैआ. १०, १, ६.
महा-स्तोत्र- -त्राणि गो. २,
६, १.
महा-स्तोम- -मानि ऐ. ६, १९;
शां. २६, ९.
महा-हविस्- -विः शां. ६, १५;
श. ११, ५, २, ९; -विपः श. २,
५, ३, २०^३; -विषा श. २, ५, ४,
१; ६, १, १; २, १; का. १, ५, ३, १;
६, १, १; २, १; गो. २, १, २६.
महा-हविस्- -विः तै. ३, १२,
५, २; तैआ. ३, ५, १.
महा(-हाडअ-)हि- -म्सङ्ग श.
११, ५, ५; ८.
महाह(-हाडअहन्)- -ह्ने शां.
२, ९.
महे(-हाडअ-)न्द्र- -न्द्रः श. १, ६,
४, २१; २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७;
का. १, ५, ३, ९; तै. ३, ५, १०, ३;
-न्द्रम् शां. ५, ५; तै. ३, ५, ३, २;
५, १; ७, ६, १३; गो. २, १, २३;
-न्द्रस्य ऐ. ३, २१; तै. ३, ५, ७,
६; -न्द्राय श. १, ६, ४, २१^३; ४,
३, ३, १८^३; सा. ३, ३, ५.
महेन्द्र-स्व- -स् ऐ. ३, २१.
महे(-हाडअ-)श्वर- -रः तैआ. १०,
१०, ३.
महो(-हाडअ-)क्ष- -स् श. ३, ४,
१, २.
महो(-हाडअ-)पनिपद्- -दम्
तैआ. १०, ६३, १.
महून्, महूना ऐ. ५, १९^३; तै. २,
४, ३, ६.
महयत्- -यते शां. २२, ४; -यन्तः
श. २, ५, ३, २०^३; का. १, ५, २, १९^३.

महस्-हः श. ३, ३, ४, २४; ५, १, ५, २३; तै. २, ४, ३, ४; ३, १०, ५, १; तैआ. १, ११, १.

मुहस्-हः ऐ. १, ४; ३, १८; ऐआ. १, ४, ३; शांआ. ७, १; श. १, ९, १, ९; १०; ११; ११, ८, १, ३; १२, ३, ४, ६-१०; का. १, ४, १, १९; तै. १, २, ६, ६; ५, ५, ६; २, ४, १, ८; ५, ७; ५, १, ३; ६, १, ५; ५, ४; ११, ७; ३, ५, १०, २; ३; ४; ८, १८, ५; १०, ४, २; ९, १२; तैआ. ४, ४२, २; ७, ५, १; २; ३; ६, २; ८, ४, १; ९, १०, ३; १०, ४, १; २७, १; २८, १; तां. ५, ५, १०; जै. १६५; गो. १, ५, १५; १७; -हसः तै. १, २, ६, ६; तैआ. १, २१, १; तां. ५, ५, ९; १२, ६, २; १८, ७, ६; जै. १६५; मं. २, ८, १२; गो. २, ५, ८; -हसः-हसः तैआ. १, १, २, -हसा श. ११, ८, ३, ३; तै. २, ५, २, २; -हसे तै. २, ६, १, ५; ३, ४, १३, १; तैआ. १०, ६३, १; -हाः जै. १६५; -हाँसि श. २, ३, ४, २५; का. १, ४, १, १९; तै. २, ४, १, १; ५, २, ४; ३, ८, १८, २; ३; -होभिः तै. २, ६, ८, ३; ८, ५, ७.

महस्वत्(-सु+मतुप्)-स्वत् तै. ३, १२, ३, ४; -स्वन्तः तै. २, ६, ११, १०; मं. २, ५, १०; -स्वान् तै. ३, १०, १०, ४; तैआ. १०, ६३, १; दै. २, ७.

महोविशीय-ये आ. जैआ. १, २९१.

महा, महाम् महत्-गद्र.

महि-हि ऐ. १, २२; ५, १८; २१; ऐआ. १, २, २; शां. ८, ७; २५, ५; २६, १७; श. २, ३.

४, ३७; ४, ५, ८, १०; ५, ३, ४, २७; २८; ७, ३, १, २९; ९, ४, १, १६; का. १, ४, १, २६; तै. २, ४, ३, ९; ७, ७; ९; ८, ९; १०; ६, ९, १; ७, ५, २; १३, ३९; ८, ४, ५; ७, ५, २; ७, १०; ३, ६, १०, ४; ७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; १७, १; ४२, ५; तां. ७, ५, २; सा. २, १, ५; -०हे तै. २, ५, ४, ६॥

महि-त्व-त्वम् श. ४, ५, ३, ३; तै. २, ८, ३, २; ६, ६; ७, १; -त्वा ऐ. ५, १९; ऐआ. १, २, १; ३, ७; ५, १, ६; शां. २६, १२; श. १३, ५, ३, ७; तै. २, ४, १, ३; ३, ५; ८; ८, ४, ३; तैआ. ४, २०, १; जै. १८०; -त्वे तै. २, ७, ६, ३.

महि-त्वन-त्वनम् तै. २, ४, ८, ६; -त्वना शां. २२, २; श. ६, ३, १, १८.

महि-दास-सः ऐआ. २, १, ८; ३, ७; जैउ. ४, २, १, ११.

महि-वृष्-धे तां. १२, १३, १९.

महि-व्रत-ता तै. २, ८, ९, २.

महित-तः श. ३, ३, ३, ४.

महि(न→)ना-ना जैउ. ३, ५, १, २.

महि(नू→)नी-नी शांआ. २, १८.

महिमन्-हिना(=हिम्ना) श. ४, २, २, ९; तै. २, ८, ९, ४; ३, ५, ७, ६; १२, २; तैआ. ४, ३, १; -हिमा ऐ. ३, २, ३; शां. ३, ३; ५, ६; १२, ३; २३, २; श. १, ४, २, १७; २, २, ४, ४; ६; ३, ३, ३, १; ३; ६, ३, १, १८; १०, ३, १, २-८; ६, ४, १; १३, १, १, ४; २, ७, ११; ११, २; ५, २, २, ३; ३, ७; १४, ७, २, २८; का. १, २, ४, ३;

५; तै. १, २, १, २१; ३, ८, २, ४; ९, १०, १; १२, ९, ७; तैआ. ३, १२, १; तां. ७, ७, १९; जै. २, ५; जैउ. ४, १०, ३, १; गो. २, १, २४; ३, २०; -हिमानः ऐ. १, १६; ऐआ. १, ३, ८; श. १०, २, २, २; ११, ६, ३, ५; १४, ६, ९, ३; तै. २, ८, ९, ५; तैआ. ३, १२, ७; मं. २, २, १, ५; -हिमानम् ऐ. ५, १८; शां. ३, ३; ५-६; २६, १२; श. १, ४, २, १७; ७, ३, १३; २, ६, १, २२; ४, ५, २, १२; ६, ३, १, १८; ८, ७, ३, ७; १२, ४, १, ११; १३, १, १, ४; ९, २; ७; ५, २, २, ३; ३, ७; का. १, ६, १, १५; तै. १, १, ५, ८; ३, २, ५, ३; ९, १; ३, २, १; ३, ५; ४, ४; ६, १; ५, ३, २; ७, ६; ६, ३, १; ११, ४; १२, २; ७, ६, ४; ८, २, ४; ३, ६; ९, २; १३, १; तैआ. ५, ९, ८; १०, १, ६३, १; ६४, १; तां. १३, १२, ८; १५, ३०; जैउ. ३, १, २, ४; १६; मं. २, ३, २, १; गो. २, १, २, ४; -हिमानौ श. १०, ६, ४, १; १३, २, ११, १; तै. ३, ८, १८, ५; ९, १०, १; तैआ. १०, ६४, १; -हिम्नः तां. ७, ७, १८; जै. २, ५; -हिम्ना श. ६, ३, १, १८; १३, २, ७, ११; तै. १, २, १, १८; २, ५, २, २; ३, ९, १०, १; तां. १, ५, १०; ७, ७, १७; -हिम्ने श. १, ७, ३, १३.

महिरोदशे जै. २०५६.

महिष्-पः ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १; शां. २७, २; श. २, १, ४, २९; ७, ३, १, २३; ३४; १३, ५, १, ९; का. १, १, ४, २६; तै. २, ५, ८, ९; तैआ. ६, ३, १; १०, १०, १; ५, १०, १; सा. १, ७, १; -पम् श. ७, ३, १, ३४; -पत्य श. ७, ३, १, २३; -पाः शां. २६, ३;

†=य. ४, ३५; चतुर्थकैवचनस्य स्थाने रूपमिति उ.म. द्र. । ‡-हि' इति मुपा. -स्वरोऽशुद्धः । तु. ऋ. १, १५६, २ । §-हि' इति मुपा. स्वरो भ्रष्टः । तु. ऋ. ३, ३१, १५ । ‖-०हे' इति मुपा. स्वरधित्यः । इ. तु. तै. ३, २, ५, १ ।

श. ६, ७, ४, ५^३; १२, ८, १, २^३; तै.
२, ६, ३, १.
महिषी- -०पि श. १३, ५, २, ५^३;
-पी शां. १५, ४; श. ५, ३, १,
४; ६, ५, ३, १^३; ४^३; ७, ५, १, ६;
१३, २, ६, ४; ५, २, ३; ४, १, ८; तै.
३, ९, ४, ५, ६; तां. १२, १, ४; जै.
१८०; -पीम् श. ६, ५, ३, ४;
१३, ५, २, २; ५, ९; -प्यै श. ५,
३, १, ४; तै. १, ७, ३, ३.
मही- -०हि श. ४, ५, ८, ६^३; तां.
२०, १५, १५; -ही ऐ. १, १६;
१९; ४, १०^३; ५, ८; १९; शां. ८, १;
२३, ३; २६, १३; श. ३, ५, ३,
१२; ४, ५, २, १८; ६, ३, १, १६;
५, १, १०^३; ७, ५, १, १०; १३, ५,
१, ११; १४, १, २, ८; तै. १, २, १,
१३; २, ६, ७, ३; ५; ८, ४, ६; ३, १,
३, २; १०, ८, १; तैआ. ४, २, १;
४२, ५; ६, ७, २; १०, २, १, १; तां.
२४, १८, ५; जैउ. ३, १, ४, ७;
-हीऽइव तै. २, ८, ५, २; -हीः
श. ७, १, १, २, ५^३; तै. २, ६, १, ७.
६; १८, २; ७, १५, ४; जैउ. १, २,
३, ९; तैआ. ६, १, १; जैउ. १,
२, ३, १०; -हीनाम् ऐ. ८, ७;
श. १, २, १, २२^३; ३, १, ३, ९^३;
का. २, १, ४, २०; -हीनाम् तै. ३, ३,
३, ५; तैआ. ४, १२, १; तां. १३,
५, ३; १४, ११, ३; -हीम् ऐ. १, ९;
ऐआ. ५, ३, २; शां. २६, १२;
श. ५, १, ४, ४^३; ६, ५, २, २१; ७,
३, १, ३३; ५, २, २०; ९, २, ३, ३८;
तै. १, ३, ५, २; २, ४, ६, ८; ७, १२,
५; ८, ८, ४; ३, १, २, ६^३; ३, ३;
तैआ. १, १३, १; २; ६, १, २; १०,
१, १; तां. २४, १८, ६; मं. १,
७, ५; -ह्यः श. १, २, १, २२; ३,
१, ३, ९; का. २, १, ४, २०; तां.

१३, ५, ३; -ह्या श. ७, ४, २, ८;
८, ३, १, १०; ७, ३, १९; जैउ. ३,
१, ४, ५; ७; -ह्याः जै. ४४; -ह्यै
श. १३, १, ८, ४; तै. ३, ८,
११, २.
✓महीय, महीयते तै. २, ५, ५, ६;
महीयते तै. ३, १२, ९, ११; जै. १८;
जैउ. १, १५, ३, ५; आ. १; मही-
यन्ते श. ११, ८, १, ३^३; तैआ.
७, ५, २^३; ३^३; जै. १८^३; महीयुसे
तै. †३, १०, ४, ३; महीयध्वे जैउ.
४, १०, ४, १; महीयताम् शांआ.
१२, ३; महीयस्व श. ६, ४, १,
८; ७, ४, १, ९; अमहीयत जै. १८^३;
अमहीयन्त तां. ७, ५, १^३; १३,
६, १२; जैउ. ४, १०, ३, १.
महीया- -या जैउ. १, ९, २, ८;
१५, १, २; ३, ५.
महीयस्- -यान् तैआ. १०, १, १;
१०, १.
महन्या- -ह्न्याः तां. १३, ४, १;
आ. २, २६, १.
मा ऐ. १, १३^३; २२^३; २, ७; १५; १६;
१९; ३१; ऐआ. २, ७, १; ५, २, ४;
शां. ६, १; १२, ३; २२, ७; २३,
७^३; शांआ. ४, ८^३; ९; १०; ११^३;
६, ३; श. १, १, २, १२^३; २, २,
१२^३; १५^३; ४, १६^३; १७;
१८^३; ७, १, ७^३; का. १, २,
१, ९; २, २, १६^३; ४, १,
२०; २५; ६, २, ७^३; तै. १, २, १,
२७; ६, ६; ४, २, २^३; ६, ५; ७,
१०, २; २, १, २, २; तैआ. १, १४,
१^३; तां. १, १, ७; ४, १५; ५, १; ७, २;
८, ७; तां. ६, ४, ८; जै. १७^३;
२६^३; ३४^३; ३७; जैउ. १, ४, २,
११; ६, २, १०^३; ३, ६; १६, १, १;
१७, ३, ५; ८; १८, ४, १३; सा.
२, ३, ४; मं. १, ५, १०; १३; ७,

७; २, ४, ३; ४; ६^३; प. १, ५^३; ३,
१; गो. १, १, १३; २, ४; ६; ७.
मा-किसू(ः) तै. २, ४, ४, ७.
मो(माडउ) ऐआ. ५, २, ४.
✓१मा^३, मिमीते श. ३, ३, २, ९;
१४^३; १५; १६; १७; ९, ४, ८; ११;
१०, २, ६, १०; मिमीते श. ३,
३, २, ९; १०; ११^३; १२; १४^३;
१५; १६; १७; ९, ४, ९; १०^३; ११;
१०, २, १, २^३; ३^३; २, ६^३; ८; ३, ८;
९; १०; १२-१४; ममे तै. २,
८, ९, १; अमिमीत श. ३, ३, २,
१२; अमिमीत श. ३, ३, ४, ३^३;
मिमेत् शां. १०, १.
मातुम् शां. ११, ७. मित-ता-
मित्वा, मिमान-ना- अद्र.
✓२मा^३, मिमाय^३ ऐआ. १, ५, ३; तै.
२, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४.
मांस- -सम् ऐ. २, ९, १४^३; ६, २९;
ऐआ. ३, २, १; ५, ३, ३; शांआ.
८, १; १२, ५; श. १, २, ३, ८^३;
२, २, २, १३; ३, ५, २, १६; ६, १,
२, १७; २, २, ३९^३; ७, ५, २, ४२;
८, १, ४, ५; ६, २, १४; ७, ३, १, ४,
१९-२१; १०, १, ३, ४; ४, ५; २, ३,
५; ४, १, १७; ५, ४, १२; ११, १, ६,
३४; ७, १, ३; १२, ८, ३, ३१; ९,
१, २; १३, ४, ४, १०; १४, ३, १,
२०; का. १, २, २, ८; २, २, १,
२१^३; तै. १, १, ९, ७; ८; ५, ९, ७^३;
८; २, ३, ६, २; ७; ६, ४, १; ५, ८;
३, २, ८, ४; ४, १६, १; तैआ. १,
२३, २; २, ८, १; ५, ८, १३; ७, ७,
१; तां. ४, ९, २१; ५, १, ४; १७,
१३, ६; ११; १४; २४, १३, ५;
जै. ९३^३; १६२; १९०; जैउ. १,
१२, २, ६; सा. ३, ३, ३; ४; प. २,
१; गो. २, १, १४; ३, १९; -सा
तैआ. १, २३, ३; -सानि श. ३,

† 'मु-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । ‡ '-ही-' मुपा. स्वरधिन्यः । § १माने रशब्दे इति विवेको द्र. ।

० =ऋ. १, १६४, ४१ । ✓मीयतिः शब्दकर्म या. २, ६ । भा. तु तैआ. स्यले ✓१मा इत्यत आह ।

१,३,४:७,५,२,४२^५;४३; २,२,
३,४६^३; १०, ६,४,१; ११,१,६,
३४^३; १३, ४,४,१०; १४, ६,९,
३२; जैड. १,१५,३,५; सा. १,१,
१०; -सा३म् (=मम्) जै. २०९;
-सै तै. ३, २, ८,४; तां. २४,
१८,३; ६; -सेन श. ३, ५,२,
१६; ८,६,२,१४; ७,३,१; ४,२,१;
तै. ३,२,८,७; ३,८,७; जै. ९३;
घ. २,१; -सेभ्यः श. १२, ७,
१,९; १३, ४,४,१०; -सेषु जैड.
४,७,२,३; -सै: श. ८,७,३,१,४,
१९^५; २०^५; जैड. १, १५,३,५.
मांस-प्रतिष्ठान- -ना: जै. १०६.
मांसा(-सडा-)-शा- -शा श. ११,
७,१,२.
मांसौ(-सओ-)-दन- -नम् श.
१४,९,४,१७; -ने शांआ. १२, ८.
√मांसीय,मांसीयन्ति श. ११, ७,
१,२; गो. २,२,१.
मांस्ता(=मांस-ता)- -स्ता तैआ. ६,
१,२६; -स्ताम् तैआ. ६,१२,१६.
माक्षव्य(←मक्षु)- -व्य: ऐआ. ३,
१,१; शांआ. ७,२ां.
मागध(←मगध)- -म् तै. ३, ४, १,
१; जै. १६५.
माघ(←मघा)- -घस्य शां. १९, २;
३; -घे श. १३, ८, १,४.
माणिभद्र(←मणिभद्र)- -द्राय सा. ३,
३,३.
माण्टि- -ण्टि:, -ण्टे: श. १४, ५,५,
२२; ७,३,२८.
माण्डव(←मण्डु)- -वम् आ. १,
५११^३; ५१२; जैआ. १, ५११^३;
-वे आ. १, ५११; २, ५, १; जैआ.
१, ५१२.
माण्डव्य- -व्य: शांआ. १३, १;
श. १०, ६, ५, ९; -व्यात् श.

१०, ६, ५, ९.
माण्डकायनि(←मण्डक)- -नि:
-ने: श. १०, ६, ५, ९.
माण्डकायनी-पुत्र- -त्र:, -त्रात्
श. १४, ९, ४, ३२.
माण्डकी-पुत्र- -त्र:, -त्रात् श. १४,
९, ४, ३२.
माण्डकेय- -केय: ऐआ. ३, १, १^५;
३-५; २, १; ६; शांआ. ७, २^५;
९-११; १३; ८, १; ११^५; १३, १;
-केयानाम् ऐआ. ३, १, १; शांआ.
७, २.
माण्डकेयी- -म् ऐआ. ३, २, ६^३.
मातरिश्चन्- मातृ- द्र.
मातली- -ली० ऐ. ३, ३७; तै. २
६, १६, २.
माता-पितृ-, मातुल- मातृ- द्र.
मातुम्√१मा गद्र.
मातृ- -न्त: श. ५, ४, ३, २०; तै. २,
८, ४, ८; ६, ५; -न्तर: तै. २, ८, ४,
८; -तर: श. ३, १, २, ११; ६, ४, ४,
२; तैआ. ४, ४२, ४; १०, १, १२;
तां. १३, ९, १७; जै. १८७^५.
मं. १, ८, २; -तरम् ऐ. १, ९;
५, २२; ७, १३^३; ऐआ. ३, १, ६;
शांआ. ७, १९; श. २, १, ४, २९;
४, ६, ९, ९; १, १, ४, ४^३; २, १, १८;
१९; ४, ३, २०; २१; ११, ३, १, १;
३, ३, ७; १२, ७, ३, २१; ८, १, ०१;
९, २, ११^३; १४, ९, १, ४; ९, ४,
२७; का. १, १, ४, २६; तै. १, ३,
५, २; २, ४, ६, ८; ५, ५, ७; ६, ३, ५;
८, ८, ८; ३, १, ३, ३; ५, ७, २; ७,
१२, ४^३; तैआ. २, ६, २; ६, ७, १;
तां. १७, १, १३; जै. १३५; १८६:
सा. १, ५, ९; सं. ३; मं. २, ६, ९;
घ. १, ६; गो. १, १, २२; ३८;
-तरा श. ७, ३, १, ३०^३; -तरि

शांआ. ३, २; श. ४, ५, २, १२;
-तरौ तै. २, ६, ७, ३; -ता ऐ. २,
६; ३, ३०; ३१^५; ७, १५; ऐआ. ३,
१, ६^५; शांआ. ७, ३; १६^३; १९^३;
श. १, ८, १, ४१^५; २, २, १, २१;
५, १, १८; ३, २, १, १२; ४, २०;
७, १, २०; ४, ५; ५, २, १, १८; १९;
३, १, ४; ४, ३, २०; २१; ६, ५, १,
११^३; ३, ५; ८, २, ३; ८, ६, २, ३;
१२, ८, १, २१; १३, १, ६, १; २,
९, ७^३; ५, २, ५^३; १४, ४, ३, १४^३;
७, १, २२; का. १, ४, ३, १५; तै.
१, २, १, १; ६, ३, १; २, ४, ४, २;
५, ३, २; ६, ४, ३; ७, १६, ३; ८, ३,
५; ८, ५; ३, ६, ६, १; १०, २; ७, ५,
५; ६, १५^३; १२, ३; ८, ९, १; ९, ७,
४; ११, ९, ५; १२, ३, १; तैआ.
१, १३, २; २, ३, १; ६, २; ४, ३६,
१; ६, ७, १; २^३; १२, १; ७, ३, ३;
१०, २, १, १; २६, १; जै. १०२^३;
१८०^३; १८६; १९०; जैड. १, १३,
२, ४: ६^३; ३, ३, ४, ७; ४, १, १, ७;
मं. १, १, ११; ८, ८; २, २, ९; ४, ८;
८, १५; घ. १, ६; दै. १, २३;
गो. १, २, १०; २, ६, १५; -ताड्व
श. १, ६, ३, ९; २, २, १, २१; ५,
१, ५, २६; ३, १, ४; ६, ८, २, ३; ७,
१, १, ४३^३; का. १, २, १, १२^३; तै.
२, ७, ७, ५; तैआ. २, ५, १; -तु:
ऐ. २, २; श. २, २, १, १०; ४, ८;
३, ७, ४, ५; ६, ७, ३, १५; ११, २,
१, १; १३, ८, ३, ३^३; का. १, २, १,
६; ४, ७; तै. ३, ६, १, १; ८, ४, १०;
तैआ. ६, ६, १; २; ७, ३; जै. १५३;
जैड. ३, २, ३, ९; -तृभि: ऐ. १,
२२^३; श. १, ७, १, ३; २, ५,
३, १६; ६, ८, २, ६^३; जै. ३७;
१८७; -तृभ्य: श. ६, ४, ४, ३;

५ सकारोत्तरवृत्तिन अकारस्य लोप इति भा. । सा. तु √मनोतेर्लुङि रूपमाह तत्त्वरदोषोपपत्तिश्चिन्त्य-
मेव । †'माण्डव्य-' इति Kt. । φ = ऋ. १०, १४, ३, सा. तु '-लित्' इति प्राति. मने तच्चिन्त्यं स्वरविरोधात् ।
'-ञी' इत्यत्र प्रथमैकवचने विभक्तिलोपः कथमिति चिन्तनीयम् ।

-तृवोः तै. २, ४, ३, ३; -तृणाम्
 श. १, ७, १, ४; -त्रा ऐ. ५, १३; श.
 १, ५, २, १६; ४, ५, २, १०^३; १३,
 १, ६, १, ४, २, १५; तै. २, १, १,
 ३^३; ३, ८, ९, १; १७, १; -त्रे श.
 ४, ६, ९, ९; ५, २, १, १८^३; १४,
 ९, ४, २, ८; तै. १, ७, ९, ५; जै.
 २६.
 मातरि-श्वन्- -म्भन्ऽश्वन् गो.
 १, १, ४; -श्वनः श. १, ७, १,
 ११; तै. ३, २, ३, १; २; -श्वना
 तै. १, ४, ८, ४; -इवा ऐ. २, ९;
 ३८^३; श. ६, ४, ३, ४^३; तै. २, ३,
 ९, ५; ६; तै. ३, १, १, १०^३; तैआ.
 ३, १, ४, २; ४, ४, २, १; जैड. ४, १०,
 ३, ८; मं. १, २, १५.
 माता-पितृ- -तरः श. ३, ८, ३, ३७;
 -तृभ्याम् ऐ. ७, ९.
 मातृ-त(म→)मा- -मासु श. ५,
 ३, ५, १९^३.
 मातृ-उसु(ः) दै. १, २४.
 मातृ-देव- -वः तैआ. ७, ११, २.
 मातृ-नामन्- -मभिः गो. १, २,
 १८.
 मातृ-सुव- -मान् श. १४, ६, १०,
 २; ५; ८; ११; १४; १७.
 मातृ-वध- -धेन शांआ. ५, १.
 मातुल- -म् सा. १, ५, ८॥
 मातृशु(=मादृशु)- -क् तैआ. १, ५, १.
 मात्रा(√१मा)- -त्रया श. ६, ४, १,
 ८; ७, ४, १, ९; ८, ६, १, ५; १३,
 ३, ६, ५^३; तै. २, ८, २, २; ३, ९,
 १२, २^३; गो. २, ४, १८; -त्रा
 ऐआ. ३, १, ५; शां. २७, ४;
 शांआ. ७, १३; १४; श. १, २,
 ५, १२-१४; ५, २, १७; ७, ३, २५;
 २, २, २, ३; ४; ५^३; ३, १, ४, २३;
 २, २, ४; ३, २, ९^३; ५, १, ६; १०;
 २६^३; ३, १९^३; ९, ४, ८^३; ४,

१, १, १५; १६; ५, १, २, ११; १२;
 ६, १, २, २८^३; २, १, २१-२३;
 २८-३०; २, ३; ४; ८; ९; ३२-३४;
 ३, १, २१^३; २५^३; ४०; २, ५; १०^३;
 ३, २१^३; ४, १, ३; १२; २, १०; ४,
 ५; ११; १८; ५, १, ८; १२^३; ४, ९;
 ६, १, १४^३; २, ७^३; ३, १६; ७, १,
 २४^३; २७^३; २८; ३, १२; १६; ४,
 ६^३; ८, १, १५; २, ५; ७; १०; १२;
 ७, १, १, ३२^३; ३३; २, १, १४; १६;
 २, १५; १६; ३, ४; ९^३; ४, ३; ४; ६; ८;
 ९; ११; १५; १६; १८; २१; २२; २४;
 ३, १, ४७; २, ९^३; ४, १, २१; ३१;
 ३४; ४१; ४२^३; ५, १, ११; २, ३८;
 ८, १, १, ६; ४, १, २८; २, १३; ६,
 ३, १२^३; ७, ४, ९^३; ९, १, १, १६;
 २६; ३१; ३८; ४०; २, २; ३१; २,
 १, १०; १६; २, २; ३; ६^३; ७; ३; ६;
 १९; ३३; ४०; ४१; ४५^३; ३, २,
 ८; ३, ९; १३; ४, २, ८; १४; २४;
 २६; ३, ६; ११; १४; ४, ७; १४^३; ५,
 १, ३१; ५१; २, ९, १०^३; १०,
 १, ३, ११; ४, ८; २, १, २^३; ११;
 २, ६^३; ३, १; ११; १३, ३, ६, ५^३;
 का. १, २, २, २; ३; २, २, २, ११^३;
 तै. १, ४, १०, ५; ५, १०, २^३; ३^३;
 ४^३; ५; ६^३; ३, ९, १२, २^३; तैआ.
 ७, २, १; तां. १६, १३, १२; २०,
 ११, ८; १५, १२; जै. १४३; गो.
 १, १, २५^३; २, ४, १८; -त्राः शां.
 १०, १; गो. १, १, २५; २७; ३९^३;
 -त्राम् शांआ. १२, ८; श. १, १,
 ३, २; ६, ३, ३; २३; १४, ७, १, १०;
 ३१; २, ५; का. २, १, ३, १; तै. १,
 ५, १०, ४-७; २, २, ९, १०; तां.
 १७, १४, ३; २०, ५, ३; ११, ८;
 २१, ४, ७; -त्रायाम् ऐआ. ३,
 १, ६; शांआ. ७, २.
 मात्रा(-त्राऽअ-)मात्रा- -म् ऐआ. ३,

१, ५; शांआ. ७, १३^३.
 मात्रा-संसर्ग- -र्ताः श. १४, ७, ३,
 १५.
 मात्स्य(←मत्स्य)- -स्यः श. १३,
 ५, ४, ९; तै. १, ५, २, १.
 माथर्वा- -वः श. १, ४, १, १;
 १४^३; १७; -वाः श. १, ४, १,
 १७.
 माधाय- -ये आ. १, १४५.
 मादन(√मद्)- -म् तां. ९, २, २.
 मादयुर्ध्वे श. २, ३, ४, १२; का. १,
 ४, १, १०^३.
 मादयित्नु- -त्तवे जै. ५३; -०त्तो
 जै. ५४.
 मादिल- -म् जैआ. १, ४७०.
 मादुप- -पम् ऐ. ३, ३३^३; जै. २०७;
 -पस्य ऐ. ३, ३३; जै. २०७.
 मादुपन्व- -म् ऐ. ३, ३३; जै.
 २०७.
 माधव(←मधु)- -वः श. ४, ३, १,
 १४; ७, ४, २, २९; -वाय श. ४,
 ३, १, १४.
 माधुकि(←मधुक्)- -किः श. २, १,
 ४, २७; का. १, १, ४, २४.
 माधुच्छन्दस्(←मधुच्छन्दस्)- -सः
 शां. १९, ८; २०, २; ३; २२, १;
 २४, ५; २५, ३; ११; २७,
 २; -सम् ऐआ. १, १, ३^३; शां.
 २४, २; श. १३, ५, १, ८; तां.
 ९, २, १७; ११, ९, ६; २१, ९,
 १५; आ. १, १६^३; ३०२; ३५९;
 ४४४; ५३२; जैआ. १, १६५;
 ३०२; ५३२; सा. १, ४, १४;
 -सस्य, -सानि शां. २४, १; -से
 शां. २४, १; श. १३, ५, १, ८.
 माधुच्छन्दसी- -न्दसी ता. १, ४,
 १४; -न्दस्यौ शां. २८, २.
 माधुच्छन्दस-गार्त्समद- -र्तौ शां.
 २४, १.

‡ = ऋ. ५, ११, ३ 'मात्रोः' इति पाठः । ॥ मानृ+ङुलच् पा. ४, ३, २६ द्र. । ङि-त्रम् इति मुपा. ।
 † = माधव- । ङि-र्ध्वे इति मुपा. चिन्त्यः ।

माधुची-चीभ्याम् श. १४, १, ४, १३^२ तैवा. ४, ५; १; ५, ६, ५.
 माध्यन्दिन(←मध्यन्दिन)- नः ऐ. ३, १७^२; ८, १; ऐवा. ५, १, १; शां. २५, १२; श. ४, ३, ३, ४; १३, ५, ३, १०; १४, ३, १, २, ९; तां. १९, ५, ५; ११, २; ६; २०, १, १, २, १, २; ३, १; ५, १; ८, १; ९, १; ११, २; २१, १०, २; ३; जै. १३७; जैड. १, ३, २, ४; ष. १, ३; गो. १, ५, २३; २, ६, ९; -नम् ऐ. २, २४; ३, २१; २७; २८^२; ४, ४; ५, ५; ६, ११^२; शां. १२, ६; ७; १४, १^२; ४; ५; १५, १^२; ३; १६, १; ४; २९, २^२; ३०, १; श. २, ४, ४, १२^२; ४, १, १, १०^२; २, ३, १४; १७; ५, २०^२; ३, २, ८^२; ३, ६; १९; ५, १^२; २; १७; ४, १, १८; २, २; ५, ३, ५; ५, ५, ३, ३; ९, ५, १, २५^२; ११, ५, ९, ७^२; ७, २, ३; ५; १२, २, ४, २-७; ८, २, ९; १३, ५, १, १; ९; १०; १४, १, १, १५-१७; ३, १, २९; का. १, ३, ४, ७^२; तै. १, ४, ५, १; ५, ११, ४; ३, ८, १२, १; २; तैवा. ५, १, ६; तां. ५, १०, १०; ६, ३, ११; ७, ३, १; ३; २१^२; ४, १; ६; ९, १, १५; ७, २^२; ७; १३, ९, २; १६, १, ६; २, ७; १०, ५; १८, ६, ७; ८; २०, ६, १; ७, १; १४, १^२; २१, ७, १^२; ८, १^२; ११, १^२; २५, १४, ४; जै. २३; ३४; ३७; ४६; ६३^२; ८८; ८९^२; १०२^२; १०८^२; १३०^२; १३३^२; १४१; १५३; जैड. १, १२, ३, ३; ४, २, १, ५^२; ७; ष. १, ४; गो. १, ४, ७; ८; ५, ४^२; २, १, २३; २, २१^२; ३, १७; २०; २३; ४, २; ४^२; ६, ९; -नस्य ऐ. २, ३२; ७, ३, ४; शां. १३, २; श. १२, ८, २, ९; १४, २, २, ६; जैड. १, १२, ३, ३^२; तां. ७, ४,

१; गो. २, ४, ४; -नात् ऐ. ३, ३०; ४, ४; श. ४, ३, ३, १९; तै. १, ४, ५, २, ३; ३, ८, १२, १; तां. ७, ४, ८; ९, ७, ६; ७; गो. २, ६, ९^२; -नाय ऐ. ७, ३२; -ने ऐ. २, २३; ३, १४^२; ३०; ४४^२; ५, ३४; ६, ९; ११; १२; १३^२; १८; ७, ३४^२; शां. १३, २; १४, १; २^२; ५^२; १६, २; २२, २; २५, ११; १२^२; २९, १^२; श. ४, २, ३, ५; ६; १४; १७; ३, २, १०; ३, १२; ५, २^२; ८; ४, १, २; १६; १८; २, २; ३; ५, ३, ८; ४, ७; ९, १३; ५, १, २, १९; ४, १^२; ३, ५, १; ११, ७, २, ५; १२, ३, ४, ४; १४, ३, १, २९^२; तै. १, २, २, ४; ३, ८, ५; ४, ५, २; ५, ११, ३; ४^२; २, २, ८, ३; ७, १, ३; तां. ७, ३, ४; ८, १, १; १२, १३, ८; १५, ९, १४^२; १७, ११, २; १८, ३, २; १९, १२, ५; २४, १३, ४; जै. १३३; १३९^२; १४२; १६४; जैड. १, ४, २, ४; ४, ५, १, १; ष. २, ६; गो. १, ५, १३^२; २, २, १४; २१; ३, १०^२; १२; १७^२; २३; ४, १०^२; ५, ८; ११; १५; -नेन शां. १८, ९; श. ४, ३, ३, ५; १२, ३, ४, १; ८, २, ९; तां. ७, ३, ३; ६; ८, ३, ५; ४, ९; १०, ५, १७; १९, ११, ६; जै. ८८; जैड. ४, २, १, ४.
 माध्यन्दिन-सवन-नेन गो. १, ५, ११^२.
 माध्यन्दिनीय-न्याः जै. १३९.
 माध्यम(←मध्यम)-माः ऐवा. २, २, १^२; शां. १२, ३.
 माध्वी(←माध्व←माध्वी)-ध्वी ऐ. २, १८; श. १४, ९, ३, ११; १३; तैवा. १०, १०, २^२; ४९, १^२; -ध्वीभ्याम् श. ४, १, ५, १७^२; १८; १४, १, ४, १३^२; तैवा. ४, ७, १; ५, ६, ५.
 √मान्, मीमांसन्ते शां. २, ९; २६,

३; शांवा. ८, ४; जै. ६२; १०३; १६४; जैड. ३, ६, ८, ५; मीमांसूच्चक्र तैवा. १, १२, ५; मीमांसस्त्व जैड. ३, ६, ३, ६; मीमांसध्वम् जैड. ३, ६, ३, २; मीमांसित तां. ६, ५, ९; गो. १, ३, ८; मीमांसैरन् तां. २३, ४, २; अमीमांसिष्ठाः श. ११, ६, २, ४.
 मीमांसक-, मीमांसत्-, मीमांसमान-, मीमांसा-, मीमांसित-, मीमांस्य- अद्र.
 मान(√मन्)-नः जै. १२३; जैवा. १, ६०^२; -नम् ऐ. ६, ३५; ७, १८; शांवा. ३, १; जै. १८२^२; गो. २, ६, १४^२.
 मान-वत्-वान् तैवा. ९, १०, ३.
 मानव(←मनु)-वः ऐ. ४, ३२; ८, २१; शां. २८, ४; श. ४, १, ५, २; ७; तै. २, २, ५, ३; जै. १८६^२; जैड. २, ३, १, १; -वम् ऐ. ५, १४^२; ८, २१; तां. १३, ३, १४; जै. १८६; जैड. २, ३, २, ५; वा. १, ९६; जैवा. १, ९५; -वस्य जैड. २, ३, २, ३; -वाः ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, १४; २३; तैवा. ६, ६, २; -वानाम् तै. २, ४, ७, ८; -वे वा. जैवा. १, ५४; -वेन तां. १३, ३, १५; -वेभ्यः तै. ३, ७, १३, ४; गो. २, २, १२; -वैः तैवा. ६, ५, ३.
 मानवी-वी श. १, ८, १, २६^२; ११, ५, ३, ५; तै. १, १, ४, ४; ३, २, २, २; ५, ८, २; १३, २.
 मानव्य-म् गो. १, ३, १२.
 मानस(←मनस्)-सः श. ८, १, १, ८; १४, ५, ५, ७; १, १, ८; -सम् तैवा. १०, ६२, १; ६३, १^२; -सा तैवा. १०, ६३, १; -सानि तैवा. ४, ४२, २; -से तैवा. १०, ६२, १^२; -सेन तैवा. १०, ६३, १.

मानसी- -सी शांआ. ३, ३.
 मानसीन- -नः तैआ. ३, ११, १; २.
 मानस्कृत(←मनस्कृ†)- -म् तै. ३,
 ४, १०, १.
 मानित- -तः आ. १.
 मानिन्- -ने सं. ३.
 मानुतन्तव्य(←मनु-तन्तु)- -व्यम् ऐ.
 ५, ३०; -व्यौ श. १३, ५, ३, २.
 रमानुष(←मनुस्)- -षः शां. १०,
 २; श. १, १, १, ६; २, २, १, ५; ९, १,
 २९; २, १, ४, २, ७; ३, ६, ३, २, १; ३,
 ५, १, ४, १, १; ६, ६, ४, ५; ६; ७, ४,
 ९; १०; ७, ४, २, १, ७; २, ३, ४, १, २;
 १३; ४, ४, ९; ५, १, १, १; ५, ४; १३,
 ८, ४, ७; १४, ५, ५, १, ३; का. १, १,
 ४, १; ६; २, १, १, ५; २, १, १, २;
 तैआ. ८, ८, १; -पःऽइव श. १,
 ९, ३, २, ३; -षम् ऐ. ३, ३, ३; ७,
 १८; श. १, १, ४, ४; २, २, ९; ४,
 १, ३, ५; ६, ४, ३; ७, २, ९; ८, १,
 २, ९; ३, १, ६; ९, ३, १, ८; ३, २, १,
 ८; २, १, ५; १, ६; ३, ४, ३, १; ४, १,
 २; ८, १, १, ५; ९, ४, १, ७; ४, ६, ८,
 १, ९; ६, ३, १, ३, ४; ८, १, ३, ४; ७,
 १, २, १, ८; ३, १, १, ०; ४, २, १, ७;
 १८; २, ३, ३, १, १; ५, १, ६, २; १४,
 ४, २, ३, १; ५, ५, १, ३; ७, २, ५; का.
 २, १, ३, ९; २, १, ७; तै. ३, १, २,
 ६, ५; ६; तैआ. २, १, १; ७, ९,
 १; जै. २०, २; २०, ७; जैउ. ४, १, १,
 २, ७; गो. १, २, १, ०; -पस्य श.
 १०, ५, २, १, १; १४, ३, १, ९; ५, ५,
 १, ३; तै. ३, २, ३, ८; तां. १३,
 ७, १, ४; -पाः ऐ. १, २, ९; शां.
 शां. ९, ३; श. १, ८, १, २, ७;
 १३, ४, २, १, ६; तैआ. ८, ८, १;
 सा. ३, ९, ३; प. २, १, ०; -पात्
 शां. २, ६, ६; तै. १, २, १, १, ५;
 जै. २०, ५; -पान् प. २, १, ०;
 -पाय श. १, ८, ३, २, १; ३, २, २,

१, ७; ३, ४, २, ६; -पासः जै. १, ७;
 -पे श. २, ५, २, २, ५; ३, १, १, ७;
 २, ४; ५; ३, १, ४; ४, १, ५; ५, ३,
 २, १; २, २; ५, १, ४, ७; ९; ६, ८, १,
 ८; ७, २, २, ६; ९, ४, २, १, १; १४,
 ५, ५, १, ३; का. १, ५, १, २, ३; जै.
 २०, ५; -पेण ऐ. ७, १, ८; १८, ८;
 गो. २, ४, ६, १.
 मानुषी- -षी ऐआ. ३, २, ५;
 शांआ. ८, ९; श. १, १, ४, १, ६;
 का. २, १, ३, १, ८; तां. २, ५, १, ४,
 २; -पीः ऐ. ७, ६; तैआ. ९,
 १०, २; -पीम् ऐआ. १, ३, १;
 श. १, १, ४, ९; ७, ४, २, ०; ३, २,
 २, २, ७; २, ९; ४, ४, ४; ५, १, ३, ५;
 का. २, १, ३, १, ३; -पीणाम् सा.
 ३, ४, १, १; -प्यः ऐ. ८, १, १;
 श. १, ९, २, १, २; ११, ५, ४, १, ७;
 ९, ८; -प्या श. १०, ५, १, १;
 -प्याम् श. ९, ५, १, ५, ४; -प्यै
 ऐ. ५, १, ५; ऐआ. १, ३, १; श.
 ३, ५, ४, १, ७; ४, ६, ९, १, ८; ५, १,
 २, ५; ६; ४, ४, १, ४.
 रमानुष- -पः श. १, ५, १, १, ३; ८, ३,
 १, ०; ९, १, १; २, ५, २, ४, २, ६, १,
 ४, ५; ३, ७, ४, २; का. १, ५, १,
 ३, ७; ६, १, ३, ०; तै. २, ६, १, ५, २;
 ३, ३, ८, १, १; ६, १, ५, १; -पम् श.
 १, ५, १, १, ३; ८, ३, १, ०; -पा
 श. ७, ३, १, ३, ४; तै. २, ८, २, ४;
 -पाः श. १, ९, १, १, ९; तै. ३, ५,
 १, ०, ५; तैआ. ६, ५, १; -पाणाम्
 श. १४, ९, १, ९; तै. २, ७, १, २,
 ५; ८, २, ४; ३, १, २, ९; -पासः
 तै. ३, ६, ८, २; १०, २; -पेभ्यः
 श. १, ८, ३, २, १; ९, १, २, ४; २, १, ८;
 २, ५, २, ४, ४; ६, १, ४, ७; का.
 १, ५, १, ३, ७; ६, १, ३, ०; तै.
 १, २, १, २, ३; ३, ३, ८, १, १; ५,
 १, १, १; तैआ. १, ९, ७.

मानुषी- -पी तै. २, ५, ८, १, ०;
 -पीः श. १, २, ४, ४, २; तै. १,
 १, १, ४; ३, ७, ५, ८; -पीणाम्
 तै. २, ४, ७, १, ०; ८, २; तैआ.
 ३, १, ५, २; ४, ७, ५; -पीभ्यः श.
 ६, ४, ४, ४; -पीषु तै. १, ६, १, ५;
 ३, ७, ६, ४.
 मानुष-निकाशन- -म् जैउ.
 ३, ३, ४, ७.
 मानुष-महिष्य(-पीऽअ-)जा-
 (-जऽअ-)इवो(-इवऽउ-)प्ट- -प्टाः
 प. ५, १, १.
 मानुष्य- -प्याः गो. २, ६, ९.
 मानुष्य-क- -कैः श. १, ४, ७, १,
 ३, २.
 मान्याल- -लाः तै. २, ५, ८, ४.
 मान्द(√मन्द)- -न्दाः श. ५, ३, ४,
 १, ४; तै. १, ७, ५, ३.
 मान्दान- -नः जै. १, १, ४.
 मान्धातृ(←मन्धातृ)- -तुः गो. १, २,
 १, ०.
 मामक(←अस्मद्)- -कः तै. २, ४, ७,
 १, ७, १, ६, ४; -काः श. १, २, ८, १,
 २, ०; तै. २, ६, ३, ५; गो. १, १,
 २, ८.
 मामिका- -म् गो. १, १, २, ८.
 मामतेय(←मम-त्ता)- -यः ऐ. ८,
 २, ३; शांआ. २, १, ७.
 मामहान(√मह)- -नः श. ९, २,
 ३, ९.
 मायवत्तर- माया- द्र.
 माया- -यया ऐ. १, १, ९; ३, ०; ६, ३, ६;
 शां. ८, ४; २०, ३; २, ५, ७;
 श. १, १, ६, १, २; तै. २, ४, ५,
 ४; ७, १, २, २; ८, ७, ३; ३, १, ०, ८, २;
 तैआ. ३, १, १, ०; तां. १, ३, ६,
 ९; जै. १, ९, ०; जैउ. ३, ६, ७, १;
 ३; सा. १, ८, ६; -या श. ६,
 ६, २, ६; १०, ५, २, २, ०; १, १,
 ६, १, ०; १, २, ४, ३, १, १; तैआ. १,
 ६, १, ०.

१०,२; आ. जैआ. १,१८१; गो.
१,२,९; -या: तै. २, ५, ४, ३;
तैआ. १, २, ४; ४, ५, ७; तां. १९,
१९, १; जैउ. १, १४, ३, ६; जै.
१८०; १९०; जैउ. १, १४, ३, ८;
गो. २, ३, २३; -याभि: श. १४,
५, ५, १९; जैउ. १, १४, ३, १; ८;
-याम् ऐ. ८, २३; श. २, ४, २, ५;
७, ५, २, २०; १३, ४, ३, ११; का.
१, ३, ३, ५; तैआ. १, ३१, १; -यायै
तै. ३, ४, ३, १; -ये श. ३, ६, २, २.
माय-वत्-तर- -र: ऐ. ८, २३; श.
१३, ५, ४, १२.
माया-विन्- -विनौ जै. १९०.
मायिन्- -यिनम् ऐ. ५, ४; शां. २२,
७; -यिनाम् तै. २, ५, ४, ३.
मायास्मायुः, मायि^३, मायित्रा जै. ६२९.
मायु- -युमं. २, २, ११; -यो: मं.
१, २, १३; -यौ तै. २, ७, ७, १.
मायोभव(←मयोभू)- -वाय तै. ३,
७, ७, ११; मं. १, २, ९.
मारिम्बव- -व: जै. १९३[†].
ईमारुत्(←मरुत्)- -त: ऐ. ६, ३०;
शां. १२, ८; श. २, ५, १, १२; १३^३;
१४^३; ३, ६, १, १६^३; ५, ३, १, ६, ४,
३, १७; ९, ४, २, ६; का. १, ४, ३,
१०^३; ११^३; १२, ५, २, १९; तै.
१, ६, २, ३; ७, ७, ३; २, ७, २, २^३;
११, ३; तैआ. ४, ६, २; ५, ५, २^३;
११, ४; तां. ६, ४, २; १७, १, ७;
१३, ८; २१, १०, २३; गो. २, ६,
९; -तम् ऐ. ३, १८^३; ३५^३; ४,
३०; ३२; ५, २; ५; ८; १५^३; १७;
१९^३; २१; २६; ऐआ. १, ५, ३;
शां. १६, ७; १९, ९; २०, २-४;
२१, २-४; २२, १; ५; ९; २३, ३^३;
८; २५, ९; २६, १०; १३; १७;
शांआ. २, १८; श. २, ५, १, १३;
३, ८, २, २८; ९, १, १७; ५, ३, १, ६;

९, ३, १, १८; ११, ५, २, २; ३;
१३, ५, १, १२; तै. १, ६, २, ३; ७,
३, ४; ३, ११, २, १; तां. १४, १२,
८; आ. १, १६; ३५९; ३८५;
४४४; ४४५; जैआ. १, १६;
३५९; ४४५; गो. १, ३, १२;
-तस्य ऐ. १, ३०; ६, ३०; तै. १,
७, १०, ६; तां. ९, ९, १३; आ.
१, १३२^३; २५७; ३२४^३; ३३५;
जैआ. १, १३२; २५७; ३२४:
३३५; गो. २, ६, ९; -ता: श.
९, ३, १, ७; १३; २४; २५^३; २, ३;
तै. २, ७, ११, १; तां. ९, ९, १४;
२१, १४, १२; -तान् श. ९, ३,
१, ७; २, ३; -तानाम् श. ९, ३,
१, १७; -तानि जैआ. २, १४, १;
-ताय २२, १; -तेन तै. ३, ७,
६, ११; -तै: श. १३, ५, ४, २८;
-तौ श. ९, ३, १, १०.
मारुती- -ती शां. ५, ४^३; श.
२, ५, २, १०^३; का. १, ५, १, ८^३;
तै. १, ६, ४, ४; ८, ३, ३; २, ७, २, २;
तां. १७, १३, १३; १८, १, १४;
गो. २, १, २२^३; -तीम् का. १,
५, १, १५; तै. १, ३, ४, ४; ६, ५, १;
८, ३, २; -त्य: शां. १९, ९; तां.
२१, १४, १२; -त्या शां. २८, ३^३;
श. ४, ५, २, १७; का. १, ५, १,
३५; तै. १, ३, ४, २-४; ६, ५, १;
८, ३, २; -त्याम् श. २, ५, २,
२६^३; का. १, ५, १, ३१^३; -त्यै
श. २, ५, २, ३८; ४०; तै. १, ८,
३, २; -त्यौ श. ५, १, ३, ३; का.
१, ४, ३, १२.
२मारुत्- -ताय तै. २, ८, ५, ५.
मार्गवीय(←मार्गव)- -यम् आ. १,
११५^३; -याणि आ. १, ११५.
मार्गविय- -य: ऐ. ७, २७^३; ३४.
मार्गार्(←मृगारि)- -म् तै. ३, ४,

१२, १.
मार्गीयव- -वम् तां. १४, ९, ११;
जैआ. १, ११५^३; -वे आ. १,
११५: -वेग तां. १४, ९, १२;
२०, ३, २.
मार्ज(√मृज्)- -जै: जै. १८.
मार्जयित्वा का. १, ५, १, ३६; ६, १,
२२; तै. ३, ३, २, ३; गो. २, १, २.
मार्जालीय, या- -०य तां. १, ४, ८;
-य: ऐआ. ५, १, १; शां. १७, ७;
श. ३, ५, ३, ४; ६, २, २१; गो. २, ५,
४; -यम् श. १४, ३, १, २२; तै.
१, ४, ६, ६; तां. ५, ४, ११; ६,
१५; ९, ८, ९; जै. १६५; -याडइव
तां. ९, ८, २; -ये ऐआ. ५, १,
१; २; श. ४, ४, २, ७; ८; ९, ४,
३, ८; १४, २, २, ४३; -येन शां.
९, १.
मार्जालीय-न्यन्त- -न्तेन शां.
२७, ६.
मार्डीक(←मृडीक)- -म् तै. २, ४,
५, ३.
मार्तव- -वे जैआ. २, २३, १.
मार्तण्ड- -म् तैआ. १, १३, ३; तां.
२४, १२, ६.
मार्तण्ड- -म् श. ३, १, ३, २; ३;
तैआ. १, १३, २.
मास्त्ना(←मृत्स्ना)- -स्त्नया श. १४,
३, २, २१[†].
माल्य- -त्य: तां. १३, ४, ११.
माल्य-ह(स्त→)स्ता- -स्ता: शांआ.
३, ४.
मावी- -वी: जैआ. २, २४, १॥
माष- -पस्य गो. २, १, १७; -या:
तां. १६, १, १०; -पान् श. १,
१, १, १०; का. २, १, १, ८.
मास(→मास्)- मास: ऐ. १, १२; ३,
४१; ४, १२; शां. १, १; ५, ८; ७,
१०; १९, २; २५, ११; २६, १;

‡ गानप्रयोगा एते । तु. ... मित्रम् ... अयमस्मयुः ... इति ऋ. ६, ४८, ३; १; साम. २, १, १, २०. द्र. १. १. † 'मारिम्बव' इति पाठान्तरम् C. † 'मा-' इति Bw. स्वरः । † 'मावीः' इति हस्त. पाठान्तरम् । 'महयाः' इति आ.मुपा. गद्र. ।

शांआ. ३, २; श. १, ७, २, २४;
 छ, ३, १, ५; द, २, २, २९; ३५; ८,
 ४, १, १९; ९, १, १, ४३; ३, ३,
 १८; १०, ५, ४, ५; ७; १०;
 १२; १४; ११, २, ५, ४; १२,
 ८, २, ३१; १३, १, २, २; तै.
 ३, ८, ३, ३; तैआ. २, ८, १; ५, ४,
 १०; तां. छ, १, १७; २, ९; २४,
 २०, १; २५, १, १, २, १; जै.
 ११७; जैड ३, ३, २, ६; गो. २,
 १, २६; मासः शां. २५, १; श.
 २, ६, ४, २-७; द, २, २, २९; का.
 १, ६, ४, ३-८; तै. १, ५, ६, ४;
 ५; तां. छ, १, २; ११; ४, ८; ६, १,
 ३; १७, १३, ६; ११; १४; जै.
 १६२; मासम् ऐआ. २, १, ५;
 शां. ५, ८; १९, २; २५, ११;
 शांआ. १२, २; श. ६, २, २, ३५;
 १०, २, ५, ९-१२; १३; १४;
 तै. १, ५, ५, ६; तैआ. २, ८, १;
 ५, ४, १०; तां. छ, ४, ७; १०, ३,
 २; २३, २, ३; २५, ३, १; ४,
 १; सा. १, ४, ४; ५, ५, ११; ६, १;
 ७, १; २, ४, ९; ७, ६; ३, ७, ८, ९,
 ५; मं. १, ५, १४; गो. २, १, २६;
 मासयोः ऐ. छ, २६; तै. १, ८,
 १०, २; मासस्य ऐ. ३, ४१; श.
 ६, २, २, ३५; ९, १, १, ४३; १०,
 २, ५, १५; ६, १; ४, २, २३; २४;
 १२, २, १, ८; मासाः ऐ. १,
 १; १३; १६; २३; २८-३०; २,
 ३९; ४१; छ, १६; २५; ६, १९;
 शां. १, १; ७, १०; ८, १; ९, २; ४;
 ११, ६; १३, ९; १४, १; २; ५; १६,
 ११; २५, १५; २६, १; शांआ. १,
 २; ७, २१; १०, ५; श. १, २, ५,
 १३; ३, ५, १०; ११; ७, २, २६; २,
 २, २, ४; ३, २७; ३, ४, ४, १९; ६,
 ४, २३; २४; छ, ३, १, ५; ९; ६, १,
 ११; ५, २, १, २७; ५, १५; ३, ५,

५, ४, ५, १४; २०; २३; ५, २,
 २; ५, ८; १९; ६, २, १, २८; ३६;
 २, ३; ५; ८; १२; ६, १, ५; १४; ३,
 १६; ७, १, २८; ७, १, १, ३२;
 ३४; ३५; २, २, १६; ३, ९; ४,
 ४; ९; १६; २२; ३, १, ४७;
 ८, १, ४, ८; ३, ३, ११; ४, १,
 ११-१७; २४; २५; २८; ३, ९; ५,
 २, १४; ६, ३, १२; ९, १, १, १६; २६;
 २, २, ६; ३, ६; ३, १, १; २, ८; ३, ९;
 १३; ५, १, ३८; १०, १, ४, ८; २, ५,
 ६; २, ६, १; ७; ४, ३, २१; ५, २;
 ५, ४, १०; ६, ४, १; ११, २, ६,
 ११; ७, ३; ५, ४, ९; १२, १, ३,
 १०; २, १, ८; २, ६; ३, ६; ३, २, २;
 ७, २, १९; ८, २, २९; ३०; ३५; ३,
 १४; १३, १, २, १; ७, ३; ३, ३, ८;
 ४, १, ५; ४, ११; ५, १, ४; १५; ३,
 ११; ४, २६; ८, ३, ७; १४, १, ३,
 २८; २, २, १२; ३, २, १६; ६, ८, ९,
 ९, ६; का. १, २, २, ३; ३, २३; २,
 २, ३, ११; तै. १, १, ४, १; ६, ११;
 २, २, १; ३, ७, ४; ५, ५, ६; ६, १, १०;
 ८, ३; ७, ३, ६; ७, ५; २, २, ३, ७;
 ३, १७, २; ३, ३, ६, ४; ७, ५, ८;
 ८, १, १; १०, ३; १७, २; २०, १;
 २१, २; ९, १, १; १८, २; १०, ९,
 ८; ११, १, १६; १०, ३; १२, ९, ४;
 तैआ. १, ८, १; १४, ३; २, ८, १;
 छ, १९, १; २६, १; ५, ४, १०; ६, २;
 ७, ४, ३; १०, १, २; ६४, १; तां.
 ३, १२, ३; छ, २, १२; ४, ११; ६, ४;
 ७, ९; ५, ९, १४; १०, ३; ६, १,
 २; ३, ३; १०, १, ७; १०;
 ३, २; ३; ६; ४, ५; १२, ४,
 १७; १४, १, १०; १२, ९;
 १६, ४, १२; १३; ६, १०; १८, २,
 ४; १४; ४, ११; ९, ५; ७; २१;
 १९, ५, ५; २०, ५, ३; २१, ४, ७;
 २३, २, १, ३; जै. ३१; ६३; ८८;

१३०; १४४; १५१; १६८; जैड.
 १, २, ३, ६; १५, १, ५; ३, ५, ४, ६;
 ८; मं. १, ५, १५; २, ६, ४; ५.
 ३, १; गो. १, ४, १९; ५, ५; २३;
 २, १, १; ३, ८; ६, १; मासात् ऐ.
 १, १२; मासान् ऐ. १, २३; २,
 ४१; छ, २५; १९, ३; २५, १; २६,
 १; ७; शांआ. १०, ५; श. ६, ७,
 ४, ७; १२, १, ३, १०; २, ३, ७; ८;
 ३, ३, १३; ८, २, ३०; ३, १४;
 १४, ९, १, १८; १९; १०, ४, ३,
 १२; तै. १, ६, ८, ३; ३, १, ६, १;
 ३, ६, ४; १२, ८, ३; तां. छ, १, १२;
 १७; सा. ३, ९, १; जैड. १, १५,
 १, ५; ३, ५, ४, ५; गो. १, ५,
 १०; मासानाम् श. १०, ४, ३,
 १९; ११, २, ७, ३; १२, १, ३,
 १०; तै. ३, १०, १०, ३; ११, १,
 १५; तां. १०, १२, ८; मासाभ्याम्
 ऐ. छ, २६; मासाय गो. १, २,
 १७; मासि ऐ. छ, १७; ७, १३;
 शां. २५, १; श. २, ५, २, ४;
 ३, १; १०, २, ६, १; १२, २, २, ५;
 ७; १४, ९, ४, २१; का. १, ५, १,
 ३; तै. १, ४, ९, १; तां. २५,
 ४, १; जै. १६२; गो. १, ४, २०;
 ५, १; मासिमासि ऐ. छ, १६;
 शांआ. छ, ८; श. २, ४, २, ३;
 ७; ५, ५, २, २; ११, २, ५,
 ५; १२, २, १, ८; २, ६; का.
 १, ३, ३, २; ७; तै. १, ८,
 ४, ३; मासे सा. ३, ८, ३; गो.
 २, २, १; मासेन सा. २, ५, ६;
 मासेभ्यः ऐ. १, २३; श. १४, ९,
 १, १८; १९; तै. ३, १, ६, १;
 मासेषु ऐ. १, २४; छ, २५; श.
 १०, १, ५, ४; २, ५, ६; १४; १५;
 ६, ८; ११, २, ७, ३; ५, ४, ७; तै. १,
 ५, ६, ७; ३, १०, १०, ३; ४; तां. छ,
 १, १२; १७, १३, ७; १२; १५; सा.

३, ३, ५; मासैः ऐ. ४, २२; श. ४, ६, २, १; १०, ४, २, १९; तै. १, २, ५, ३; २, ३, ३, २; तां. ४, ५, १७; मासौ शां. २६, १; श. ७, ४, २, २९; ८, २, १, १६; ३, २, ५; ६, ४, २, १४; ७, १, ६; तैआ. १, ३२, १; तां. १०, १२, ८; गो. २, ६, ६; मास्तु तै. ३, ११, १, १७; तां. ४, १, १, २; ४, १.

मास-धा ऐ. ३, ४१^१.

मास-भाजू- -जम् श. १०, ४, ४, ४.

मास-लोक- -काः श. १०, ४, ३, १९.

मास-शस्(ः) ऐ. ४, १२; १३; १६^३; श. १, ७, २, २४; १२, २, १, ८; २, ६; तां. ४, २, ९.

मास-सहस्र- -स्त्रेणऽस्त्रेण श. १०, ४, ४, ४.

मासा(-सऽअ)-र्धमास- -सौ जैउ. १, ३, २, ७.

मासो(-सऽउ)-पोषित- -तःसा ३, १, १२

मासर- -रम् श. १२, ९, १, २; तै. २, ६, ११, ३; ८; -रेण तै. २, ६, ११, १०; १२, ४; -रैः तै. २, ६, ४, २.

माहाकालेय(-महाकाल)- -म् आ. १, २३७.

माहाचमस्य(-महाचमस)- -स्यः तैआ. ७, ५, १.

माहानामन(-महानाम्नी)- -नानि ऐ. ६, २४^१.

माहारजन(-महारजन)- -म् श. १४, ५, ३, १०.

माहाराज्य(-महाराज)- -ज्यम् ऐ. ८, १४; १५^३; १९; -ज्याय ऐ. ८, ६; १२-१४; १७; १८; १९.

माहावृष(-महावृष)- -पः, -पाय जैउ. ३, ७, ३, २०.

माहावृषतिक(-महावृष)- -म् शांवा. २, १६.

माहित्यि- -त्यिः श. ६, २, २, १०; ८,

६, १, १६-२०; २, ५, १, ५७; १०, ६, ५, ९; -त्येः श. १०, ६, ५, ९.

माहिन(√मह्)- -म् ऐ. ३, ३८^३.

माहिन- -नाः, -नानाम् जै. ४५.

माहेन्द्र(-महेन्द्र)- -न्द्रः श. २, ५, ४, ९^३; ४, ५, ४, ८; ५, १, ३, ४; ४, २; ३, ५, २; का. १, ५, ३, ९^३; -द्रम् ऐ. ३, २१; ७, ४^३; श. ४, ३, ३, १५; १६^३; १७^३; १९, १, ३, ४; २, २, १९^३; २१^३; ४, ४, २५^३; ११, ५, २, ५; -न्द्रस्य श. ४, ५, ४, ८^३; -न्द्रे श. ५, १, ४, २^३; ३, ५, २^३.

माहेय(-मही)- -यौ जै. ४४.

√मि, मिनोति श. ३, ६, १, २^३; १६^३; २६; ७, १, १५^३; १६^३; २६^३; २७; तै. ३, ८, २०, १; मिन्वन्ति श. ३, १, १, ६; ७; ७, २, ३; तां. १७, १३, ३; १०; १३; १६; मिनोतु श. ३, ६, १, १६; तैआ. ६, ७, १; मिन्वानि श. ३, ७, १, ८.

मीयते तां. ६, ४, ६; ११.

√मिष्, मेष्, मिमिक्षिरे तैआ. १०, १०, २; निमिक्षताम् श. ४, ५, २, १८; ७, ५, १, १०; मिमिक्षतम् श. ४, १, ५, १७; तै. २, ४, ५, ७; तां. २१, १०, १२.

मेक्षयति श. ४, ३, ५, १६; १८.

मेक्षण- अद्र.

मित्त(√मि)- -तः तैआ. ६, ७, १.

मित्त, ता- -तः शां. २६, ७; श. ३, ३, २, ११; ७, १, ७^३; -तःऽइव श. ८, ३, ३, ५; -तम् ऐआ. २, ३, ६^३; शां. १०, १; २६, ३; २७, १; श. ४, ४, ३, ७; १०, २, १, २; २, ६; ८; ११, १, ६, ३४; १२, ३, २, ८; तै. १, ४, २, २; -तस्य प. १, ६; गो. १, ५, २, ३; -ता श. ३, ६, १, १४^३; १०, २, ६, ९; -ताः शां. २६, ७; श. १३, १, ३, २; तै. २, ४,

७, १०; -तेन शां. १०, १; २६, ३. मित्त-जु(←जानु)- -ज्वः तै. २, ८, ७, ५^३.

मित्त-जु- -ज्वः श. ५, १, ५, २२; २३.

मित्त-इक्षि(ण→)णा- -गा तां. १६, १, ७.

मित्र(√मिद्)- -ञ्ज शांवा. १, २; श. ५, ४, १, १५^३; तै. २, ८, ७, ५; ३, १, १, ७; ७, ९, ५; -ञ्ज श. ६, ५, ४, १४; तै. ३, ११, ४, १; -त्रः ऐ. १, २, १; ४, १०; ६, ६; ८, ८; शां. १५, २; १८, ११; १९, ९; २१, २; २४, ९; श. २, ४, ४, १८; १९; ३, २, ४, १८^३; ३, ३, १०; ४, १, ४, १^३; २; २, १, २, ७; ५, १, ६; ७; ५, ३, २, ४; ७^३; ३, ८; ११; ४, १, १६^३; ६, ५, १, ५^३; ४, १०; १४; ८, ४, २, ६; ११, ४, २, ३; ६; ७; ११; १२, ६, १, ११; ९, २, १२^३; १३, ५, १, १८; का. १, ३, ४, १०; १२; तै. १, १, १, ५; ९, २; ४, ४, ६; ७, ४, १; ३; १०, १^३; २; ४; २, ४, ३, ८; ५, ३, ३^३; ७, ४; ६, ५, १; ७, १२, ५; ८, ६, ३; ७, २; ५^३; ३, १, २, १; ५, १; ५, २, ३; ६, १, ३; ७, २, ३; ४^३; ९, १; ५^३ १०, १; तैआ. १, १३, ३; ३, ३, १; ४, ३, १; ११, ६; ४, २, ३; ५, ९, ९; १२, २; ७, १, १; १२, १; १०, १४, १; तां. १५, २, ४; २४, १२, ४; २५, १०, १०^३; जैउ. ४, ७, २, १०; मं. १, ६, १५; गो. २, ५, १२; -त्रम् ऐ. ६, १०; २०^३; ८, २७; ऐआ. १, १, ४; २, २^३; २, २, १^३; ३; शां. २६, ११; २८, ३; श. १, ५, ३, १७^३; २, ३, २, १२; ४, १, ४, ४; ८^३; ५, ३, २, ७^३; ६, ५, ४, १०; ८, १, २, ६; ११, ४, ३, २०; तै. १, २, १, १२; ७, १०, ३; २, २, ७, २;

† 'माःसु' इति सुपा. । || पा.-धातुपाठेऽलभ्योऽयं धातुः । √मिहेः सन्नन्तादिति प्रायः । अर्वाग्भिस्तु धात्वन्तरत्वेन परिकल्पित उपरि मुद्रितो द्र. । ‡ '-ज्मवः' इति सुपा. चिन्त्यः । तु. क्र. ३, ५९, ३ ।

७, १३, ३; ८, ७, ६; ३, १, २, १; ७, ९, ३; ८, ९, २; १२, ७, ५: तां. ८, ६, ५; ६; ७, १; ११, ७, ३; १२, २, ३; १४, ८, ३; १५, २, ५; जै. ६२^५; जैड. ३, १, ३, ६; गो. २, २, २०; -त्रयो: गो. २, ३, १३; -त्रस्य ऐ. ३, ४; ४, ९; ८, ८; ऐआ. ३, २, ३; शां. ६, १४^३; १८, ११; शांआ. ८, ४: श. २, ३, ४, ३७; ३, ३, ४, २४; ४, १, ४, ९; ३, ४, १०; ५, ३, ५, २८^३; ६, ५, ४, १०; ७, ५, २, २७; ८, ४, २, ६; ९, ३, ३, ११; का. १, ४, १, २६; तै. १, ५, १, ३; ३, १; ७, ४, ३; २, ८, ६, ४; ७, २; ३; ६; ३, २, ४, ५; तैआ. १, ७, ६; २, १३, १; ३, ९, २; ४, ३, २; गो. २, २, ९; -त्रा तैआ. १०, ६२, १^३; -त्राणि ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १९; तै. १, ७, ८, ७; प. ५, ६; -त्रात् श. ४, १, ४, ३; -त्राय ऐ. ५, २७; ७, ३; श. ५, ३, ३, ८; ७, २, २, १२; ९, ३, ३, १०; ११; १२, ४, १, ९; ६, १, ११; १३, १, ३, ३^३; तै. १, ४, ३, १; २; २, ८, ७, ६; ३, १, ५, १^३; ८, ६, ५; तां. १४, २, ४; जै. १३०; सा. ३, ४, ५; गो. २, ३, १३; -त्रे ऐ. ५, १; ८, ८^३; -त्रेण श. ४, १, ४, ३; ५; ६; ५, ३, ५, १३; ६, ५, १, ९; तै. १, २, ५, ३; ३, ७, २, ४; तैआ. ६, ९, २.

मित्र-कृत्य→)स्या- स्या ऐ. ३, ४.

मित्र-गुप्त- स्या: श. ६, ५, ४, १४.

मित्र-त्व- त्वाय तै. ३, २, ४, ५.

मित्र-दुह- -दुहू तै. १, ७, १, ७.

मित्र-धेय- -यम् श. ३, ३, ४, २४; ८, ५, ११; ५, २, १, १८; १९;

४, ३, २०; २१; १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७; तै. ३, १, २, १; ५, १^३; -याय तै. ३, १, ५, १.

मित्र-भू- -भुव: -भू: वं. २.

मित्र-भूति- -तये, -ति: जैड. ३, ७, ५, १.

मित्र-महस्- -ह: तै. ३, ६, ३, १; ७, ६, २१; २२.

मित्र-वत्- -वत्सु जै. १९६.

मित्र-वर्चस्- -र्चत: -र्चा: वं. १.

मित्र-वर्धन- -न: तै. २, ७, ८, १.

मित्र-विद्- -त् जै. १५२^३.

मित्र-विन्दु, न्द्रा- -न्द्र: -न्द्रात् वं. १. -न्द्राम् श. ११, ४, ३, २०.

मि(त्र→)त्रा-वृहस्पति- -तिभ्याम् श. ५, ३, २, ८; -ती श. ५, ३, २, ४; ८.

मि(त्र→)त्रा-वृहग- -णतां. ६, १०, ४; ११, २, ३; १२, ८, ३; -णयो: ऐ. २, २५; शां. १८, १२^३; श. ३, ९, २, १५; ४, २, ५, २२; ५, ४, ३, ५^३; १२, १, ३, १६; तै. १, ५, ११, ३; ७, ८, ४; ९, १; तैआ. ४, ३, १; ५, ४; तां. १४, २, ४; २५, १०, ९; जै. १७; १३९; आ. १, १, २२०; २, २५, ७; ८; जैआ. १, २२०; सा. १, १, १४; दै. २, ८; गो. १, ४, ८; १०; -ण्णा ऐ. ५, १६; ऐआ. ५, २, २; श. ४, १, ४, ७; १०; तै. २, ४, ५, ३; ७, १५, ६; ८, ६, ५; ६^३; ७; ८; सा. २, २, ३; गो. २, ३, १३^३; -णा तै. २, ६, १०, ५; ७, १२, १; ८, ९, ७; ३, ६, १३, १; -गाम्याम् ऐ. ६, ४^३; श. १, ८, १, २७; ४, १, ४, ७; २, ३, १२; १५; ६, ६, ८^३; १२, १, २, २; गो. १, ४, ७; ९; -णाय जै. ३७;

-णौ शां. २३, ३; तै. २, ४, ५, ४; ८, ६, ७; ३, ७, १३, ४; तैआ. ४, २०, ३; -णौ ऐ. २, २२; २५^३; ६, ४; ८, ६^३; १२; १७; ऐआ. ५, १, १; शां. १८, १३; २८, १; श. १, ३, ४, ४; ८, १, ७; ३, १२^३; २, ४, ४, १०; १८; ३, २, २, १३; ६, १, १६^३; ८, ४, १४^३; ४, १, ४, १; ६, ६, ८; ५, ३, ४, ३^३; ५, ३४^३; ४, १, १५; १६; ४, ३, ५; २७; ९, ५, १, ५४; ५६; १२, १, ३, १६^३; ४, १, ९; १३, ५, १, ११; का. १, ३, ४, ६; १०; तै. १, ५, ९, ७; ११, २; ७, ६, ६; २, ७, ८, २; १६, २; ३, ३, ६, ९^३; ११, ५, २^३; तैआ. २, ३, १; १९, १; ३, ८, १; तां. ६, १०, ५; ७, २, २; ८, १; ९, ८, १६; २५, १०, १०^३; मं. १, ४, ८; ५, ९; जै. १५; १७^३; ३५; गो. १, ४, ८^३; १०^३; २, ३, १३.

मित्रावृहग-नेत्र- -त्रा: श. ५, २, ४, ६; -त्रेभ्य: श. ५, २, ४, ५.

मित्रावृहग-समीरि(त→)ता- -म् तै. ३, ७, ५, ६.

मिथ्य- -व्य: श. ५, ३, ५, १३^३.

?मित्वा मृत्वा टि अद्र.

मिथ(त्→)ती(√मिथ्)- -ती: तै. २, ८, ३, ३६.

मिथ्स्(ः) ऐ. ७, ६^३; शां. ९, १; शांआ. ७, २२; १२, ५; तैआ. १, ८, १; गो. १, ३, ८; २, २, २.

मिथु- -धुं तां. ३, ७, ११, ५; प. १, ६; तैआ. १, ११, ६; -धुया तै. २, ७, १५, १.

?मिथु- -धौ तैआ. १, ११, ७||.

मिथूया^३- -या: तैआ. १, २२, १२^३.

मिथुन.जा- -न: श. १०, १, १, ७^३;

९=ऋ. ६, २५, २ । षु-धु' इति सु.पाठे संहितायां दीर्घः । इवद्वयेऽपि कि.वि.न्वेन प्रयोगः ॥ तथाह भा. । सा. पु विभक्तिप्रतिरूपकमव्ययमित्यभिप्रयन् प्रतीयते । ?मिथुशब्दाद्/याते रिति सा. । मिथुशब्दात् क्यजन्तादप्रत्यय 'या-' इति प्राति. आह भा. ।

८;९; -नम् ऐ. १,१; २, ३५; ३,२३; ४,७; ४८; ५०; ४,२१; ५,१६-२१; २२; २३; ६,३; ७, १०; ऐआ. १,२,४; ३,१; ४; ५; ४, ३; ५, १,१; शां. ३,९; ७,१०; २३,७; २६,८; ११; १५; २७,२; २९,३; श. १, १,१,१८; २०; २१; २२; २,५,१५; ३,१, १८; ४,१,२; ५,३,१५; ४,७- ११; ७, २,११; ९,२,६; २१; २२; २,१,१,१३; २,५; ३,१,२३; ३७; ३८; ४,४, ६-१०; ५,१,९; ११; १६; २,१७; ३,२,१,२६; ३, १,११; ८,४, ७; ३,९,३, ३४; ४, १,५,८; ३,१,३; ४,२,१०; १५; १६; १८; ६,७,९; १०; ५,१,३,९; २,५,८; ६,१,२,१; ३; ४; ६-९; २,२,२; ३९; ७,५, १,७; ८,६,१,१२; २१; ७,२,३; ९,४,१,४; ५,१,५४; १०,१,१, ७; ८; ९; ४, ५,२; ५,२, ८; ११; ६,५,४; ११,१,२,६; ७; २, ७,३; ३,२,१; ५,४,१६; ६,२, १०; १४,१,३,१; ४,१६; ४,२,९; ३,१९; का. १, १,१,२; २,२; ३, ४,४; ५; ६; ४,३,७; ९; १३; ५, १,१४; २,१,१,१३; १४; २,२; २,४, १५; तै. १, १,६,६; २,२, ४; ३,३,४; ५,६,३; ६,१,११; ३, १; ७,५,१; २,१,२,८; ५,४; ३, ३,२,२; ३,४; ४,२; ९,११; १०, ३; तैआ. १,१०,१; १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १; तां. ४,२,१८; ६,८,५; १३, ५,१८; १०,११; १५,३,१७; १६,५,४; १४,६; १९,११,७; २०,११,१०; १५,५; २१,६,४; ९,५; १३,२; २२,६,५; ७,७; जै. ३५; १११; १२०; १२६; १२७; १२९; १४७; १५५; १६८; जै. १, १७, १, ४; ६; १८,१,३; ४; ३,५,६,८; ६,

६,१; २; ७,२,११; ४,१२,१, २; ४; ६; ८; १०; १२; १४; १६; १७; सं. १,८,७; ष. ४, ६; गो. १,१,३३; ३४; ३,२०; २१; ५, ९; २,१,१०; २,१; ६; १३; १४; ३, २०; -नम् इव तां. ४, २, १८; -नस्य ऐ. ६,३; श. ३,४, ३,४; ५; १०,५,२,११; १३,२, ८,५; ४,१,८; ५,२,२; तै. १,१, ६, ११; गो. २, ४, १५-१७; -ना ऐ. १, २९; -ना; श. ९, ४,१,५; तै. १,२,१,८; २,४; ६, ४,४; -नात् ऐआ. २, ३,६; श. १,९,२,५; २,४,४, २१; ५,१, ११; १६; २,२; ३,२,१, २६; २८; ४,१, २२; ४,३,१,३; ४, २,९; ६,७, ११; १२; ९,४,१,५; का. १,३,४,१२; ४,३, ९; १३; ५,१,२१; तै. ३,३,१०,३; तां. ९, ४,१८; १६,१४.६; १९, ११,७; २०, ११,१०; १५,५; २१, ६,४; ९,५; २२,६,५; ७,७; जै. ९३; १३१; गो. २, १, १०; -नाम् का. १, ३,४,१३; -नानाम् शां. ३,९; श. १३, १,८, ७; तै. २, ५,७,४; ३,७,३,७; ८, ११, २; -नानि ऐ. ४, २१; ५,१६-२१; शां. ३,९; श. ९, ४,१,२; ३; ५; १५; ११, ३,२, १; १२, ८, २,६; तां. २०,१५,४; -नाभ्याम् तां. २०, १३,२; -नाय श. १, ९,२,२१; २,३,१,२३; ४, ६,७, ९; १०; का. १, ३, १, १४; जै. १, १७, २, ३; १८, २,४; -ने शां. २,७; -नेन ऐ. १, १; ५, २२; २३; ७,१०; ऐआ. १, ३,४; श. १, ५,४,६; ९, २,८; २,१,१,४; २,४; ५; ३, ४,१, ६; ९,४,२०; २१; ८,६,१,१२; २१; ७,२,३; ९,४,१,७-१२; १०, १, १,८; ९,५, २,८; १२; १४, १,२,

११,३,१; २५; का. १, १, १,२; २,२; तै. ३,७,१४,१; तां. २१, १३,२; जै. १४७; १६५; १६८; जै. ३, ७, २, ११; गो. १, १, ३४; -नेन-नेन श. ११,२, ७, ३०; ३,२, १; -नेन इव श. २, १,१,१; का. १,१,१,१; -नेभ्यः गो. १,१,३३; -नै; तै. १, १,४, ६; ८; ५, ६,३; २,१,५,४; ८,३; २, ४,४; -नौ ऐआ. १, ३, ४; शां. ५,४; श. २, ५,२,१६; ३,३,३, ४; १८; ९, ५,१,५७; १०, १,१, १०; तै. १, १,६,११; ६,१,११; ७,२,१; तां. १६, ३,७; २३,५, २; २२,४; २४, १४,५; २५, १, १२; जै. १३१; गो. २, १, २२. मिथुन-स्व-स्वम् जै. १८३; -स्वाय श. १३, १,६,१; तै. १, १,९,४; २, १,२,१२; ३, २,२,६; ९,९; १०,२; ३,१,१,४; २; ६; ९,११; ८, २२,३; तां. १८, ९,२०; जै. १६५. मिथुन-वृत्-वान् तैआ. १,२२, १२; गो. २,२,१. मिथुनवती-म् जै. १२६. मिथुनी/१अस्, मिथुनी...स्याम् श. २,१,१,५; २,४, १५; ३,३; १,२५; का. १,१,१,३; २,४,११. मिथुनी/कृ,मिथुनीकरोति ऐआ. २,३,६; श. २, ४, ४, २४; का. १,३,१,२६; २७; तै. ३, ३,३,५. मिथुनीकारयन्ति जै. १६५. मिथुनी-कृत्य श. ३, २,१,२; ४. मिथुनी/भू,मिथुनीभवतः श. १०, ५, २, ११; मिथुनीभवन्ति ऐ. ७,१३. मिथुनी-भ्रव(त्-न्ती)-न्यौ श. १०,५,२,२. मिथुया मिथु-द्र. मिथुसः(ः) तै. ३,७,५,१२. मिथू मिथु-द्र.

मिथ्या श. १,९,३,४; २,३,४,१८; २०.	मिह्- -हे ऐ. ३, १८; ऐआ. १, २, १.	मीमांसा- -सा शां. ७,३; १८, ४; २६, २; २८, ८; श. १, ३, ५, १२; ४, १, १, १६; ५, ३, ८, ४, ७; ८, ७, ४, १२; ९, ५, १, १२; १०, २, ५, ९; ११, २, ४, ४; तै. ३, ३, ४, ६; ८, ५; १०, ९, २; तैआ. ८, ८, १; जै. १८४; -साम् श. ४, २, १, ७.
मिथ्या/कृ, मिथ्याकरोति श. ३, २, २, १९; २४: ३, ३, १३; मिथ्या- कुर्वन्ति श. ३, ४, ३, १९.	मिहिका(←मिहिका)- -का: तै. २, ५, ८, ४.	मीमांसित- -त: शां ११, ५; १२, ७; गो. २, ३, ११; -तम् श. १४, ४, २, २९.
मिथ्या-कर्मन्- -र्म श. ३, २, २, २३.	मीद्व(ळ्ह)स्- -द्वप: श. २, ५, २, २८; का. १, ५, १, २५; -द्वपे ऐ. १, २५; ५, २७; ७, ३; शां. ८, ८; तै. २, ४, ५, ५; ६, ७, ३; ८, ६, ८; ३, १, २, ३; ७, ८, १; २; तैआ. १, २९, १; -द्वव: ऐ. ५, ६; शां. २३, ६; सं. १, २, १९.	मीमांस्य- -म् जैउ. ४, १०, २, १.
मिथ्या-कृत- -म् श. ३, २, २, १९; २४; ३, ३, १३; ४, ३, १९.	मीद्वष्टम(-द्वस्+तमप्)- -०म तै. २, ८, ६, ९; -माय तैआ. १०, १७, १.	मीयमान(√मि)- -न: ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.
√मिद्, मेघतिऽ श. २, ४, २, ६; का. १, ३, ३, ६; मेघति श. २, ४, २, ६; का. १, ३, ३, ६; तां. ५, १, ७; मेघन्ति श. ११, १, ६, ३४	मेक्षण-मेक्ष्यत्- अद्र.	मीलित, ता(√मील्)- -त: ऐआ. २, १, ४; -ताऽइव तां. ७, ९, २१; १८, ४, ४.
मेदयथ तै. २, ८, ८, १२.	√श्रीमी, मेहुं तैआ. १०, ४८, १.	मीलित-तर- -र: श. ७, १, २, ७
मेदस्- , मेदस्तस् , मेदस्वत्- मेदिन्- , नी, मेदुर- , मेघत्- अद्र.	√श्रीमी, मिनाति तै. २, ६, ४, ३; मिनन्ति तै. २, ८, ८, २; अमिनन्तै ऐ. ७, ९; अमिनीत जै. १८२.	मीवित(त→)ता(√मीव्)- -ता: तै. २, ६, १०, १.
मिनत्(√मी)- -न्त् शां. २, ५, ८; जै. १८०.	मीयते शांआ. ५, १; श. २, ६, १, ३; का. १, ६, १, २; मीयते श. ६, ५, ४, १४; १४, ७, २, २७; तै. ३, २, २, ५; ३, ९, ५; ७, १, ९; जै. ६०; १६८; गो. २, २, ४; मीयसे तै. २, ४, ८, ६; अमीयत शांआ. ५, १; श. ४, २, १, ११; अमायि श. १, ५, १, २०.	मुक्त(√मुक्)- -क्तम् सं. २; -क्ता: ऐ. १, ३.
मिमान(√मा)- -न: तै. २, ६, ८, १; जै. ९२; -ना तै. २, ६, ८, ३; ३, ६, ३, ३; -ना: श. ५, १, ५, १७.	मिनत्- गद्र.	मुक्त-किल्बप- -प: तैआ. १०, १, १३.
मिमेध्य(←मेध्य) - -०ध्य श. ६, ४, २, ९; तैआ. ४, ५, २.	मीद्वस्- √मिह् द्र.	मुक्त-के(श→)शा- -म् शांआ. ११, ४.
मिर्मिर- -र: तै. २, ७, १, २; -रम् तै. ३, ४, १७, १.	मीमांसक(√मान्)- -क: गो. १, २, १०.	मुक्ति- -क्ति: श. १४, ६, १, ५-८.
मिश्र, श्रा(√मिश्र)- -श्रम् श. ४, ३, ५, १; १४, ४, ३, २; गो. २, ४, ८; -श्रा श. १, ६, १, २१; ११, ५, १, ६; -श्रा: श. ९, २, ३, २४; -श्राणि ऐआ. ५, १, ३; -श्रात् श. ४, ३, ५, २; २४; -श्रासु ऐआ. ५, २, १; -श्रे श. ३, ६, १, २३.	मीमांसत्व- -सन्त: ऐआ. ३, २, ३.	मुक्त्वा श. ८, ४, ३, १; ५, २, १; तां. १९, ४, ११.
मिपत्(√मिप्)- -पत्: तैआ. १०, १, १४; -पन्तम् ऐ. १, २२.	मीमांसमान- -न: जैउ. ३, ६, ३, ७; -ना: ऐ. ४, २७; -नानाम् जैउ. ३, ६, ३, २.	मुख- -खम् ऐ. १, ४; २५; २, १५; २२; २५; ३, १३; ४, ८; ५, २, २; ३३: ७, १३; १६; ऐआ. २, १, २; ४, १, २; शां. ३, ६; ४, ४; १४; ५, १; ५; ११, २; १७, ७; १९, ८; ३०, ५; शांआ. ४, ९; श. १, ६, ३, २; ९, ३, ७; २, ५, १, ८; ३, ५, ३, ३; ७, ४, १०; ८, १, १५;
√मिह्, मेहति श. १०, ६, ४, १; जै. २४.		
√मिध्, मेध् गद्र.		

§ पा. ७, ३, ८३ इति गुणः । ॥ =क्र. १, ३६, ९; य. ११, ३७ द्र. । '←यमेध्य' इति ट. । मेषशब्दाद्

यति मकारात्पर इयागमश्चान्द्रस इति सा. म. द. । द. तु य. इत्यत्र √मिनोतेरौणादिक एध्यप्रत्यय इत्याह
तद्विपश्चिद्विश्रयम् । † 'मा=माम्, एतु=प्राप्तो' इति सा. । ‡ √मी गतीं चुरादिराध्यायः शपो लुगिति भा. ।
ϕ १गतौ २ हिंसायामिति विवेकः । † 'अमिनन्त' इति पपा. तु. =क्र. १, ७९, २ ।

२,६;५,५; ९,१,६;१४;४,१,५।
 १९;५,१,१,१;५,४,३; ६, १,१,
 १०;३,१, २७;७,४,१, ३;४;५:
 ५,२,११;१०,५,२,१२: ११, १,
 ८,१;२,६, ४;५,२, ४;६, २,९;
 १२, १,४,३;२,४,१६; ३, १,९;
 ५,२,१०;९,१,३;११; १४,१,२,
 १७;३,१, २९;२,१७; ४,३,७;
 ८,१५,११;१२;९,४, ८;९; १०;
 २०; तै. १, १, २, १; ६; २,२,
 १०,६;७;५,८, ६;६, ४, ३,५,
 ४;७,७,३; ४;५; ३, ३, १०,४;
 ७,५,२; १०, ११, ७; तैआ. ३,
 १२,५;५,१०,३; १०, ६४,१;
 तां. ४,२,१७;५,९,८; ६, १,६;
 ७,३,७; १२,१०,७; १४,५,२८;
 १६,६,१४; १७,३,२; १९,११,
 ४;२०,१६,२-४;६; २१,१५,२;
 जै. ८;१३९;१४०;१४५; १५७;
 जैठ. १,१७,२,४;५; ४,६,३,१;
 ८,१,५; सा. ३, १,७; मं. १,१,
 ३; ष. २,७;४,५; गो. १, २,२;
 ५,२-४; २,१, १९; २०; २३;
 २६; ५, ४; ६, १३; -खम्डइव
 शां. ६, १५; तै. ३, ३, ८, ४;
 -खस्य ऐ. ५, २२; शां. २, २;
 शांआ. २,१; श. २, ६,३, १७;
 का. १, ६,३, १०; -खा तां. १,
 ६,१७; -खात् ऐआ. २, ४, १;
 शांआ. ५,१; श. १, ४,१, १०;
 १३;१८;१९; ६,३,७; २,२,४,
 १; ५,५,४,८; १२,७,१,४; ८,
 ३,१;१७; १४,४,२,११; का. १,
 २,४, १; तै. १,३, ८,३; २,२,
 ९,८; ६,४,५; तैआ. ३, १२,६;
 तां. १७,५,४; २४,१४,७; २५,
 १,१४; जै. ८;९; १४०; १९८;
 मं. २, ५, २; दै. ३,३; गो. २,
 ५,६; -खानि श. १, ६, ३, १;

४,४,३, १५; ५, ५,४, २; -खे
 ऐ. ५. २७; ७,३; श. १, ४,१,
 १०;१८; ३,५, ३,३; ९,१, १२;
 ४, २, ४, १८; ७, ५, २, ११;
 ८,४,४,११; १२,५,२,७; तै. २,
 ३,१०, २; ४; ६,४,५; तैआ. १,
 २,३; तां. ९, १,१०;२,१; १२,
 १०,७; १४,५,२८; १६, ६,१४;
 २४,१४,७; २५,१,१४;२,३; जै.
 २६; जैठ. १, २,३,७; १७, २,
 ४;३,६,५,८; सा. ३, ७,९; गो.
 १,२,४; ८; -खेन ऐ. ३. २६;
 २७;६,१४; शां. ११, २; शांआ.
 २,१;४,९; श. ४, २, ४, १८;
 १२, ८,३,१७; १४, ४,३,७;९,
 ४,८-१०; २०; का. १, २,४,१;
 तै. १,६,२,६; ७; २,२,११, ५;
 तां. ६, १,६; ७; ८, ८, १; जै.
 १०२;१४०; गो. १, १,२३;२,
 ४;२,२,८.
मुख-तसू(ः) ऐ. ५,३; ऐआ. १,१,
 २; शां. २,१; ३,६; ४,१४; ५,
 १;५; १९,८; श. १, ४,१, ३७;
 ६, २,२,१८; ५,२,२; ८,४,४,
 ११; ११, ५,४,१७; १२, ५,२,
 १०; १३,४,१,१२; तै. १, १,२,
 ८;३,८,३;७,३,२; ८; २,२,२,६;
 ३,२,२,३;३,१,५;७,३; ८,१५,
 २; २२,३; तैआ. १,२४,१; ९,
 १०,१; तां. ४, २,१७; ६, १४;
 ५,१,९; ९,८; ११; ६,१,६;७,
 ३,७; १७,३,२; ५,६; १९,११,
 ४;२०,१४,४; २४,१४,७; २५,
 १,१४;२,३;१४,४; जै. ८; २७;
 ६२;१५७; गो. १,१,३,१;२,१,
 १९;२०;२३.
मुख-दघ्न- -घ्नम् श. ९, १,१,१३;
 १३, ८,३,११; १४,३,१,३; -घ्ने
 श. ९, १,१, १३; १४, ३, १,

२;३.
मुख-नासिका- -के शांआ. ८,९.
मुख-मात्र- -त्रे श. १२, ८,३, २०.
मुख-संमित- -तः श. ३, २, १,
 ३४.
शुमुख्य,ख्यां- -ख्यः ऐ. ३, १३;
 २७; तै. १,१,२,१;७; जै.१४५;
 -ख्यम् श. १०, ६,१,११; १३,
 १,८,२; तै. ३, ३,६, ६; -ख्या
 ऐ. ३, १३; जै. १४५; -ख्याः
 ऐआ. १,३,५; श. १, ६,१, १६;
 १०, ६,१, ११; जै. १४५; जैठ.
 १,६,३,५; सा. ३,६,१; -ख्याम्
 श. १,६,१,१६; -ख्ये तै. ३,८,
 ११, १; -ख्येन जैठ. २, ४, १,
 १८; १९; -ख्यौ श. ४, १, ५,
 १६;१९.
रमुख्यां- -ख्यः श.१२,५,२,१०.
मुग्ध,ग्धा(√मुह्)- -ग्धः ऐ. १, ८;
 ३,११;श.३,२,३,१२;-ग्धम् श.
 ४,५,१,३;-ग्धा श.३,७,१,२२;
 -ग्धाः श.३,२,३,१३;१४; १४,
 ९, २,११;-ग्धान् श.११,५,५,
 ७; १२, २,३, १२;-ग्धाय श.
 ५,२,१,२.
मुग्धि- -ग्धिः शां. १९,१०.
√मुच्च(→ञ्च),मुच्चति श. ३, २,
 २,२०; मुच्चति श.१२,७,२,१७;
 ९,२,२;३;४;१४,४,३,२६; तै.
 १,५,९,८; ६,१,३;४,४;५;८,१;
 ७,२,६;१०,६; ३,३,१०,१; तां.
 १९, ४,५; मुच्चन्ति श. ३, २,
 २,२०; मुच्चामि श. ३,२,२,२०;
 तै. २,५, ६, १; ३; मोक्ष्यसे श.
 ५,४, १, ९; मोक्ष्यध्वे तैआ. २,
 ७,१; मुच्चसि तैआ. २, ६, १;
 मुच्चातु तैआ. २, ६, १; मं. १,
 १,१०; मुच्चतु तै. २, ४,४, ९;
 ६, ६, १; २; मं. २, २, ११;

७'मूले' इति कालि. मुपा. । † यत्-यप्रत्यययोर्भेदाद् द्वैविध्यं ज्ञेयम् तु. पा. ५, १,६; ६, १,२१३;

मुञ्चन्तु तै. २, ४, ४, ९; तैआ. २, ३, १; मुञ्च श. ३, ८, ५, १०^३; १२, ९, २, ४; तै. २, ६, ६, २; मुञ्च तै. १. ६, १, ३; मं. २, ८, १३; मुसुग्धि ऐ. ३, १९^३; तै. २, ४, २, ६; ५, ८, ३; ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; ४, ४, २, ३; मोगिध तैआ. २, ६, २; मुञ्चत तै. २, ४, ४, ९; मुञ्चत तै. २, ४, ४, ८; ३, ७, १२, १; २; तैआ. २, ३, १^३; अमुञ्चत् तै. १, ६, ४, १; ८, १; अमुञ्चत् तै. २, ५, ६, ३; अमुञ्च-तम् ऐ. २, ९^३; तै. ३, ५, ७, ३; मुञ्जीयु श. २, ६, २, १२^३; १४; का. १, ६, २, ७^३; तै. १, ६, १०, ५; मौक् श. १, २, ४, १६^३; १७; १९; का. २, २, २, ९-११; तै. ३, २, ९, ४. मुच्यते श. ११, २, ७, ३३; तै. ३, ९, १७, ४; तैआ. २, ८, १; जैड. ३, ७, १, ५; सा. १, २, ९; २, २, २; ३; गो. २, १, १२; मुच्यते शां. १०, ३; मुच्यन्ते श. १२, ४, १, १; मुच्यन्ते श. १, २, ४, १०^३; का. २, २, २, ७^३; तां. २५, १, १०; मुच्यातै श. २, ६, २, १२; का. १, ६, २, ७; मुच्याध्वे श. १४, ६, ८, १२; मुच्यस्व तै. २, ७, १७, २; अमुच्यत श. १, २, ३, २; गो. १, १, ७; अमोचि तै. २, ५, ६, २. मुक्त-मुक्ति-मुक्त्वा गद्र. √मोक्ष अद्र. मुच्यु- -च्युः, -च्युम् गो. १, १, ७. मुसुचान्- -नः श. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३. मुञ्ज- -ञः श. ६, ३, १, २६; ६, १, २३; जैड. ३, १, ५, २; प. ३, ७; -ञम् श. ६, ३, १, २६; -ञाः श. ६, ६, २, १५; १६^३; १२, ८, ३,

६; तै. ३, ८, १, १; तैआ. ५, ४, ४; -ञ्जात् शां. १८, ७; श. ४, ३, ३, १६; ५, १, २, १८; १२, ९, २, ७; जै. १४०^३; गो. २, ४, ६. मुञ्ज-कुलायु- -येन श. ६, ६, १, २३^३. मुञ्ज-ब्रह्म- -वशेन श. ३, २, १, १२. मुञ्ज-वि-वय(न→)ना(√वे)- -ना श. १२, ८, ३, ६. √मुग्, मुगन्तु तैआ. १, २७, ६. मुण्ड(√मुण्ड्)- -ण्डान् शांआ. ११, ४. मुण्ड-मुण्ड- -म् शांआ. १४, १. मुण्डिभ- -भः श. १३, ३, ५, ४; तै. ३, ९, १५, ३. √मुद्, मोदते श. ९, ४, १, ७; मोदाम तैआ. ४, ४२, ५. मुद्- मुदः श. ९, ४, १, ७^३; १४, ७, १, ११^३. मोद-मोदमान- अद्र. मुद्गल- -लाः तै. २, ५, ६, ५. मुद्गौदन- -ने शांआ. १२, ८. मुद्रा- -म् सा. ३, ५, ७^३. मुनि(√मन्)- -नयः तैआ. १०, ६२, १^३; -निः ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; श. १४, ६, ४, १; ७, २, २५; सा. २, ४, ९; गो. २, ६, १३; -निभ्यः तैआ. २, २०, १^३; -ने श. ९, ५, २, १५. मुनि-मरण- -णे तां. १४, ४, ७^३. मुन्य(-निऽअ-)यन- -नस्य, -नेन शां. ४, १०. मुसुचान- √मुच् द्र. √मुच्छ्, अमूर्च्छयत् ऐ. २, ४, १. मूर्त्-मूर्ति- अद्र. √मुक्, अमुष्णीतम् तै. २, ८, ७, १०. √मुपाय, मुपायति तै. २, ८, ८, ११. मुपित्- -त्तः का. २, २, १, १३; -तःऽइव श. १, २, २, १६. मुष्क- -ष्कयोः तै. २, ४, ६, ५; ६; -ष्काः जै. ५३^३; -ष्कान् शां.

२३, ४; -ष्कौ श. १४, ९, ४, ३. मुष्क-रु- -रः श. ३, ७, २, ८^३; १, १, ३, १०; -राः श. ५, १, ३, ७; १०^३; तै. १, ८, २, २. मुष्टि- -ष्टिः श. १३, २, ९, ७; तै. ३, ९, ७, ४; -ष्टिना श. १२, ७, २, १; -ष्टिम् श. १३, २, ९, ७; तै. ३, ९, ७, ४; १०, ११, ४; -ष्टी ऐ. १, ३^३; गो. १, ३, २, १^३; -ष्टीन् तै. ३, २, २, ६; -ष्ट्योः ऐ. १, ३. मुष्टि-मात्र- -त्रे ऐआ. १, २, ४^३; -त्रेण ऐआ. ५, १, ३. मुष्टी/कृ, मुष्टीकरोति श. ३, १, ३, २५. मुसल(√मुसल्)- -लम् श. १, १, ४, १०; ७, ५, १, ३८; १२, ५, २, ७; का. २, १, ३, १४; तै. ३, ८, ४, १; जै. २०१^३; -ले तै. ३, ७, ६, २१^३. मुसला(-लऽअ-)प्रमणि- -म् शांआ. १२, ८. √मुह्, मुखति ऐ. ३, ११; श. १, ५, २, १५; मुखन्ति ऐ. ४, ३२; ५, १४; जैड. ३, १, १, ९; मुख-न्तिऽइव जै. १४६; मुसुहे गो. १, ३, ५^३; मोहियति श. २, ४, ३, १०; का. १, ३, २, १०; गो. १, ३, २०; अमुह्यत् तैआ. २, १, १; अमुह्यत् श. ३, २, ३, २; ४. मोहयति शां. २४, ८; २५, ३; शांआ. १, २; श. ३, ५, ४, १४; ८, ४, ४, २; मोहयन्ति शां. २३, ४; श. ४, १, २, १९; ११, ५, ५, १३; मोहयान्चकार श. ३, २, ३, १; मोहयिष्यामः जैड. २, २, १, ११; मोहयानि श. ४, २, ४, १३; मोहयानि श. ४, ५, ९, ३; ५; ७; १०; १२; अमोहयत् श. ८,

४,४,२; मोहयेत् ऐ. ३,११; श.
 ४,५,९,३;५;५;९;१०;१२; १३.
 २,१,७; मोहयेत् तै. ३,८,१६,४;
 अमूसुहृत् श. ३,२,३,३; १४,५,
 ४,१३; अमूसुहृम् श. ३,२,३,५.
सूहृः (ः) श. १०,४,२,१८; तैआ.
 १, २, ७, १; तां. २४, १८, ५;
 गो. १, ३, ९.
सुहृर्क्षिन्-क्षी जैड. १, १२, ५, १.
सुहृर्ते-र्तम् श. १, ८, ३, १७; २,
 ३, २, ५; ४, २, २, १; ११, ८, ३, ५;
 का. १, ३, ३, १८; जैड. १, १४,
 ३, ६, ९; -र्तस्य जैड. १, १४, ३,
 ९; -र्ताः शांआ. ३, ३, ७, २, १; श.
 १०, ४, २, १८; ३, २०; ४, २; १२,
 ३, २, ५; तै. ३, १०, ९, ७; ९;
 १०, ४; १२, ९, ६; तैआ. १, ८, १;
 १०, १, २; गो. १, ५, ५; -र्तान्
 शांआ. ३, ४; श. १०, ४, २, १८;
 २७; ३०; ३, १२; तै. ३, १०,
 १०, ४; गो. १, ५, ५; -र्तानाम्
 श. १०, ४, ३, २०; तै. ३, १०,
 ९, ९; १०, ३; ४; -र्तं साः ३,
 ८, ३; -र्तेनऽ-र्तेन श. १०, ४,
 २, २५; -र्तेषु तै. ३, १०, १०,
 ३; ४.
सुहृर्त-भाज्(√भज्)-जम् श.
 १०, ४, ४, ४.
सुहृर्त-लोक-काः श. १०, ४,
 ३, २०.
सुहृर्त-सहस्र-स्रेणऽ-स्रेण श.
 १०, ४, ४, ४.
सुहृ-म् तैआ. १०, १०, २;
 मोहयित्वा अद्र.
सूक्(√म्व्)-कः श. १, ४, ३, १५;
 ११, ५, ४, १३; -कम् तै. ३, ४,
 १३, १; -काः शांआ. ९, ३;
 -कान् शांआ. ५, ३.
सूजवत्-वतः श. २, ६, २, १७; का.

१, ६, २, ८; -वद्भ्यः श. २, ६,
 २, १७.
सूत्(√म्व्)-त्तः जै. २०९; -त्ते
 तै. १, ६, १०, ५; -त्ताः जैड. १,
 ६, १, ५.
सूत्-क्-कयोः श. २, ६, २, १७; का.
 १, ६, २, ८.
सूत्विब-वाः ऐ. ७, १८.
सूत्र(√मीव्)-त्रम् श. ७, १, २,
 १५; १०, १, १, ११; १२, ९, १, २;
 तै. २, ६, २, २; -त्रात् श. १२, ७,
 १, ८; तै. २, ६, ४, २.
सूत्र-पुरीष-म् तैआ. १, २६, ७.
सूत्र्य-त्र्यः ऐ. १, २०.
सूरा-रः तां. २५, १, ७, ३.
सूर्ते(√मुच्छ्)-र्तम् श. १४, ५, ३,
 १; २; ६; -र्तस्य श. १४, ५, ३,
 ३; ७.
सूर्ते-तर,रा-रः श. १०, ५, ३,
 ५; ११; -रम् श. १०, ५, ३, ३;
 ६; ७; ९; -रा श. १०, ५, ३, ४.
सूर्ति-र्तिः ऐआ. २, ४, ३; गो. १,
 १, ३९; २, ९; -र्तिम् तै. ३, १२,
 ९, १.
सूर्ति-मत्-मत्सु सं. ४.
सूर्ध्वन्-ध्वन् श. ३, ३, १, ४; ४, ४, ३,
 ९; ९, ४, ४, १३; तै. २, ६, ८, ३;
 ४; ३, ९, १५, ३; -ध्वनि शांआ.
 ११, १, ५; ६; श. १३, ३, ६, ५;
 तै. २, ८, ८, ६; गो. १, २, ८;
 -ध्वं ऐआ. ५, ३, २; शांआ. ६,
 ३; ११, २; ६; १२, ३; श. २, ३,
 ४, ११; ३, ६, १, २३; ४, ४, ३, ४;
 ९; ७, ४, १, ४१; ८, २, ३, १०; ३,
 ४, ६; ८; ९, ४, ४, १३; १०, ६, १,
 ९; ११, ४, १, ९; ५, ३, १३; १२,
 १, ४, २; १३, ४, १, १३; १४, ५,
 १, २; १४, ६, ६, १; ७, ४; ८, १;
 ९, २८; का. १, ४, १, ९; तै. ३,

१, ३, ३; ५, ७, १; १०, ८, ९; ९, ५;
 १२, ३, ४; तां. १, २, ४; ६, ५, ३;
 ६; १४, २, २; जै. १६५; जैड.
 १, १५, ३, २; सा. १, ७, ११; प.
 १, ३; गो. १, ३, ८; १४; -ध्वानम्
 शां. २३, ३; शांआ. ४, ११;
 १४, १; श. ४, २, ४, २४; १०, ६,
 १, ११; १३, ५, १, १२; १४, ४, १,
 २६; तै. ३, ५, ७, १; तैआ. २,
 १९, १; ६, २, १; तां. ४, ६, १८;
 ६, ५, १; १४, २, १; -ध्वं श. ६,
 ४, २, २; १४, ७, २, ३; तां. ६,
 ५, १; ६; जैड. १, १४, ४, ४; ३, ६,
 ९, ६; सं. २, ५, १; गो. १, १, ६;
 -ध्वं तै. ३, २, २, ८; -ध्वि तै.
 ३, १०, ८, ८.
सूर्ध्वन्वत्(-न्+मत्तुप्)-न्वान् तैआ.
 १, ९, ३.
सूर्ध्वन्वती-ती श. १३, ४, १,
 १३; -तीभ्याम् श. ९, ४, ४, १३; ७;
 -त्वौ श. १, ६, २, १२; का. १,
 २, १, १३.
सूर्ध्व-संहि(त-→)ता-ताः श.
 १३, ८, ३, ९.
सूल(√मूह्)-लम् ऐ. २, ३२; ३,
 ३१; ऐआ. २, १, ८; ३, ६; श. १, २, ४,
 १६; ४, ४, ८; ९; १०; १२; ८, ३,
 १३; ८, ५, १, १३; का. २, २, २, ९;
 तै. १, ५, २, ८; ३, १, २, २; ३, ५,
 ३; २, ९, ३; १०; ३, १, ४; ७, ६,
 १६; तैआ. ६, ९, १; सा. ३, ७,
 ९; प. ४, ४; गो. २, ३, २२;
 -लम्इव श. १, ८, ३,
 १३; २, ४, २, १७; का. १,
 ३, ३, १४; ६, १, ११;
 -लत् ऐ. २, १; शां. १०, २,
 श. १४, ६, ९, ३३; ३४; -लानि
 श. १, २, ५, ८; १०; ३, ३, ४;
 १३, ८, १, २०; का. २, २, २, ९

‡'सुहृ' इति मुपा. चिन्त्यः । §←'सुहृऽऋतु-' इति या. २, २५ । †='सूहृ(√सुहृ)-' इति सा. C. च ।
 अथवा √प्रियतेरिति Miv. । तु. ऋ. द्र. । ‡'सू-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः । †'ध्वं-' इति मुपा. स्वरदिचिन्त्यः ।

३, ८; ९^१; जं. १२६; -लाय तै.
३, १, ५, ३^१; -ले प. ४, ४; -लेन
तै. ३, ३, १, ४; तैआ. ६, १०, २;
-लेभ्यः तै. ३, ८, १७, ४^१; -लैः
श. १, ३, १, ७.

मूल-काण्ड-पर्ण-पुष्प-फल-प्ररोह-रस-
गन्ध- -न्धैः गो. १, २, ९.

मूल-तत्सु(ः) तै. ३, ३, १, ३.

मूल-देश- -शेन ऐआ. ५, १, ४.

मूल-फल- -लैः सा. २, ४, ९.

मूल-वर्ह(ण→)णी- -णी तै. १, ५,
१, ४; २, ८.

मूल-मित्र- -त्रः, -त्रात् वं. ३.

मूलिन्- -लि श. १, ८, ३, १५; २, ३,
१, १०; का. १, ३, १, ५.

मूलिनी- -नीः श. २, ३, १, १०;
का. १, ३, १, ५; -न्यः श. २, ३,
१, १०; का. १, ३, १, ५.

मूपिक-जग्ध(√घम्)- -ग्धे सा. १,
८, १०.

√मृ, म्रियते ऐ. ५, २८; ८, २५; २८^५;
शांआ. ४, १२^१; १३^१; श. २, २,
४, ८; ३, ३, ५; ५, ३, ५, २९; ८,
७, १, ११; ११, २, १, १; ७, २३;
१२, ३, ५, २; १३, ३, ८, ५; ८, १,
१; १४, ६, २, ११; १२; ९, १, १६;
म्रियते श. २, १, ३, ४; ४, ९; ३,
३, ८; १०, ५, २, ३; १३; १४, ४, ३,
३२; का. १, १, ३, ३; ४, ८; तां.
२५, १०, २०; जै. १५१^१; जैउ.
१, १, ४, ७; ३, २, ३, १०; ४, १;
४; ६; ३, १, १; २; ३; ४^१; सं.
४^१; सा. २, ३, ७; ८; १०; ३, ८,
४; म्रियन्ते ऐ. ८, २८; श. २,
३, ३, ७; १०, ४, ३, १; २;
म्रियन्तेऽइव जै. १४६; म्रियसे
श. १३, २, ७, १२; तै. ३, ७, ७,
१४; ८, ३; असि तैआ. ४, ३७,
१; ममार श. ६, २, १, ३७; ११,

६, ३, ११; तैआ. ४, २०, १; जै.
१५१; मरिष्यति ऐ. ७, २६;
श. ४, ५, २, १४; १२, ४, ३, ६;
जै. १४३; १५१^१; जैउ. १, १, ४,
७; सं १; प. ४, ६; मरिष्यन्ति
जै. ११९; मरिष्यसि श. १, ४,
३, १८; २०; ११, ६, ३, ११; जै.
१५१; सा. ३, ८, ३^१; मं. २, ६,
१८; मरिष्यामि शांआ. ११, ६^१;
८^१; म्रियताम् ऐ. ८, २८^५; म्रिय-
तात् जै. १५१; अम्रियत तै. ३, २, ५,
१^१; अम्रियताम् जै. १९०; म्रियेत
ऐ. ७, २^१; शां. १८, १२; श. १२,
४, २, ५; ५, १, १; १३, ३, ८, ५; ६;
म्रियेत श. ६, २, २, ३८; ११, ५,
३, ८; ९; तां. २१, १४, १५; सा. २,
५, ४; म्रियेरन् श. ११, ५, ३,
१०; अमृत जै. १५१; मृथाः श.
११, ५, १, ९; ४, ५; मं. १, ५,
१८.

मारयति श. २, ३, ३, ८;
मारयाञ्चकार जै. १९३; मारयि-
ष्यति श. ११, ८, ४, २; मारयि-
ष्यसि श. ११, ८, ४, ४; मारयात्
तैआ. १, ११, ५; अमारयत् तां.
१४, ४, ७; जै. १९३; अमीमरत्
जै. १९३; अमीमरताम् जै. ६१.
ममृचस्, मर, मरण, मरिष्यत्,
मर्तवे, गद्र.

मृत, ता-मृत्यु-मृत्वा √अत्र.

मृग- -गः ऐ. ३, ३३; श. ३, ५, ३,
२३; ९, ५, २, ५; तै. २, ४, ३, ४;
जैउ. ३, ६, ६, ५; -गम् तै. ३,
२, ५, ६; ६, १; तां. १, ८, १३; जै.
१४३; १७०; १९७; २०५; जैउ.
३, १, ५, ६; -गस्य जैउ. ३, ६,
६, ५; -गाः तै. २, ५, ५, ४;
-गाःऽ-गाः तां. २४, ११, २;
-गाणाम् तै. २, ५, ५, ७; तैआ.

१०, १०, १; ५०, १; -गान् ऐ. ८,
२३; जैउ. ३, ६, १, ३; गो. १,
२, २; -गेषु श. ११, ८, ४, ३;
गो. १, २, २; -गैः ऐ. ३, ३१.

मृग-धर्मन्- -र्मां तां. ६, ७, १०.

मृग-या(√या)- -म् जैउ. ३, ६, १,
२; गो. १, २, ५.

मृगयु- -यवः तै. १, ५, १, १;
तां. १४, ९, १२; -युम् तै. ३,
४, ३, १,

मृग-व्याध- -धः ऐ. ३, ३३.

मृग-शिरस्- -रः का. १, १, २, ५६;
-रसि का. १, १, २, ५^१; ६.

मृग-शीर्ष- -र्षम् श. २, १, २, ८; तै.
३, १, १, ३; -र्षय तै. ३, १, ४,
३^१; -र्षे श. २, १, २, ८^१; ९^१;
-र्षेण तै. ३, १, १, २.

मृग-शृङ्ग- -म् गो. १, ३, २, १.

मृग-सत्र- -म् तां. २३, १३, ३.

मृगा(-गऽआ-)-खर- -रे तै. ३, ९,
१७, ३.

मृगा(-गऽअ-)-जिन- -नानि गो. १,
२, २.

मृचय- -यस्य ऐ. ४, १०^१.

√मृज्, मृष्टे श. १, २, ३, ३; ४; का.
२, २, १, १७; १८; माष्टिं शांआ.
१२, २; मृजते श. १, २, ३, ४;
का. २, २, १, १८; मृजन्ति तां.
१४, ७, १; २; मामृजे तै. ३, ७,
१२, ५; म्रक्ष्यध्वे तै. ३, २, ८, १०;
म्रक्ष्यामहे तै. ३, २, ८, ९; मृष्टाम्
श. १, २, ३, ३; का. २, २, १, १७;
मृज्मीतुं तैआ. १, ४, १; अमृजत
तै. १, ६, ४, १; ३, २, ८, ११^१; ७,
१२, ५.
माजयते शां. २, २; ३, ९; प. ४,
१; मार्जयति तै. १, ६, ९, ९; ३,
३, २, ३; मार्जयन्ते ऐ. ५, २२^१;
शां. ३, ७; ५, ७; श. १, ८, १, ४३^१;

‡'अभि' इत्यनेनास्य योगमन्विच्छन् Miv. चिन्त्यः । ¶ अ. (१९, ७, २) इत्यत्र 'मृग-शिरस्' इति
स्वरः । §'-शि-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । † मकारोपजनदछान्दसः ।

२, ५, २, ४०; ३, १०; ३, ८,
२, ३०; १२, ८, १, २२; १४, २, २,
४३; ३, १; २७; ३१; तै. ३, ९, ७,
४; गो. २, १, २५; मर्जयन्तु ए.
१, १६; शां. ८, १; मर्जयध्वम् सा.
१, ४, ५; अमीमृजन्त तै. २, ६,
३, २.

मर्मृज्यन्ते तै. २, ७, १६, ४; मरी-
मृज्येत ऐ. ३, १९.

मर्मृज्यमान-मार्जयित्वा गद्र.

सृजान- -ना: तां. १७, १, १६.

सृज्यमान- -न: तां. १३, ९, ३; सा.
१, ४, १८.

√मृड्(ळ), मृळ ऐ. ५, १९; गां. २६,
१३; तै. ३, ७, ८, १, २; जै. १८६;
सा. २, ६, १४; मृडत तै. २, ८,
६, ५; मृडत तै. ३, ७, ५, १२.

मृडयति श. ५, ४, ४, १२; मृडयन्ति
श. ८, ६, १, १६; ९, १, १, ३९;

मृडयन्तु श. ८, ६, १, १६; ९, १,
१, ३९.

मृडयत्- -यन्त: श. ४, ३, ५, १५.

मृणत्(√मृण्)- -णन्त: श. १, ६,
१, ३.

मृत्, ता(√मृ)- -त: श. १४, ६, २,
१२; तै. ३, ७, १०, ६; प. १, ६; -तम्
श. ४, ५, २, १३; १३, २, ४, ३;

तै. ३, ९, १, ३; ४; तैआ. १, ११,
६; -तम् ऽइव जै. ३, २, ३, २;

-तस्य श. १२, ५, १, ४; १४, ६,
२, १३; तैआ. ६, १, ३; जै. ८,
३, २, ४, ४; -ना ऐ. ७, १०;

-ता: तैआ. ६, १२, १; -ताम्
तां. ४, ९, ५; ९, ८, ८; जै.
१४६; -ताय श. ४, ५, २, १५;

तैआ. ६, १२, १; तां, ९, ८, ११;
१६; -ताया: श. ४, ५, २, ३;

-तै: तैआ. ६, १०, २.

मृत्-शब्द- -म् ऐ. ७, ९.

मृत्तोदीरिन्- -रिण: जै. ६०.

सृत्यु- -त्यव: श. १३, ३, ५, १; तै.
१, ७, ७, ५; ३, ९, १५, १; जै.
१६८; जै. ४, ७, १, १; -त्यवे
शांआ. ११, ८; श. ३, ८, १,
१०; १०, ५, १, ४; ११, ३, ३, १;
१३, ३, ५, २; तै. ३, ४, ३, १;
९, १५, १; १०, ८, १; ११, ८,
१; २; तैआ. १, १३, ३; ३, १५, १;
४, ३०, १; ३४, १; ६, १०, १; वं.
१; गो. १, २, ६; -त्यु: ऐ. ३,
८; १४; ५, २५; ७, १२; ऐआ. २,
१, ८; ४, १; २; शां. १३, ३; १५,
५; २७, ५; शांआ. ६, २; १४:
श. २, ३, ३, ७; ४, २, ३; ५, ४, १,
१; ८, ४, २, १; ४, २; १०, १,
३, ३; २, ६, १९; ४, ३, १; ९, ४, १;
५, १, ४; २, ३; ४; १३; १६: १७;
२३; ६, ५, १; ४; ८; ११, २, २, ५;
१३, ३, ५, १; २; ३; १४, ४, १,
१०; ३, १; ३२; २, २३; ३, ३, १;
३४; ५, १, १२; ५, २२; ६, २, १०;
९, १६; ७, ३, २८; का. १, ३, ३, ३;
तै. १, ७, ७, ५; २, ४, २, १; ५, ७,
२; ८, ९, ४; ३, ७, १४, ४; ९, १५,
१; २; १२, ९, ६; तैआ. १, ८, ४;
११, ५; १३, १; २; २, १९, १; ८,
८, १; १०, १४, १; तां. २१, २,
१; २५, १८, ४; जै. ५; ७;
९९; ११२; ११४; जै. १, १, ३,
३; ४, ४, १; ८; ८, १, ८; २, २: २,
४, १, १; २०; ५, १, २; ३, ३, २, २;
५; ६, ७, ७; ७, १, १०; सं. १,
१, १५; वं. २; गो. १, १, ७; २,
३, ५; १२; ५, १; -त्यु: ऽइव ऐ.
४, ५; -त्युना श. १०, ५, १, ४;
६, ५, १; १२, ४, १, १; १४, ६, १,
५; ६, ९, ३३; ३४; तै. १, ६, ८,
९; तैआ. ४, २८, १; तां. २१,
१४, १९; जै. ५; ९९; जै. १,
१, ६, ३; ४, ४, ३; १०; ११; ३, ६,

७, ८; -त्युभ्य: श. १३, ३, ५,
१; -त्युम् ऐ. २, ६; ३, १४; ७,
१२; शां. ११, ४; १४, २; १५, ५;
२१, १; २८, ८; शांआ. १२, ३;
श. २, ३, ३, ८; ९; १०: ८, ४, ४,
२: १०, १, ३, १; ४, ३, १; २; ११;
६, १, ४-११; ११, २, २, ५;
३, ३, ३; ४, ३, २०; १२, ३, ४, ११;
१३, ३, ५, १-४; ८, ४, ७; १२;
१४, ४, १, ११-१६; १७; ६,
४, १; ७, २, २२; तै. १, २, १, १५;
५, ९, ६; ७, ८, ६; २, १, ६, ५; ६,
२, १; ८, ८, ३; ३, ७, ११, ३; ९,
१५, १; ३; तैआ. १, ८, ४; ५-७;
९, २; ३, १४, १; १५, २; ६, १०, २;
१०, ६, ३, १; तां. २५, १५, ४; जै.
९९; ११२; १२८; जै. १, ४,
४, २; ८, ३, १; २, १, १, २; ५; ८;
११; १४; १७; २०; ४, १, २; ५; ६;
९; १२; १८; २०; २२; २, १-६;
३, २, ४, ३; ५; ७; १०; ५, १०;
३, २, ३; ६, ७, ८; ४, ८, ३, ३; १०;
११; प. २, ३; गो. १, १, ७; २,
३; २, ३, ११; १३-१५; -त्यु जै.
५; -त्युन् श. ५, ४, १, १; जै. ८,
३, २, ५, ११; -त्युनाम् जै. ३,
२, ४, १०; -त्यो तै. ३, १०, ८,
२; -त्यो श. १३, ८, ३, ४; तै.
३, ७, १४, ५; तैआ. ३, १५, १;
४, २८, १; ३०, १; ३४, १; -त्यो:
ऐ. ३, १४; ४, ५; शां. २, ९;
१४, २; २१, १; श. २, २, ४, ७;
९; ३, ३, ९; ६, २, १२; ३, ६, २,
१६; ५, ४, १, १२; ८, ४, ३, २;
३-११; १२; १३; ३, १; ५, २, १;
१०, १, ३, २; ४, २, २; ३, ३; ५, ३,
४; ११, २, २, ५; १२, ७, १, १४;
८, ३, ११; ९, १, ७-९; १४, ४, १,
३०; ३१; ३२; ५, ५, २२; ६, १, ५;
२, १०: ७, १, ८; २, २२; ३, २८;

का. १, २, ४, ६, ७; ६, २, ७, ३; तै.
 १, ४, ६, ५; ६, ८, ९; ९, २; १०;
 १०, ५; ७, ८, १३; २, १, ६, ५; ३,
 ७, ७, २; ११, ८, २; तैआ. ३, १५,
 २; ४, १, १; ४२, २; ६, ७, ३; १०,
 २; १०, १, १४; तां. २२, १२, १;
 २३, १२, १; २४, १९, २; जै. ९९;
 ११२; १२८; जैड. १, ८, १, ३;
 ७; ८; २, २; ६; ३, २, ५, ४; ६; ८;
 ७, १, १०; आ. २, ७, १; २३, ७;
 जैआ. २, २३, १०; वं. २; ष. ४,
 १; मं. १, १, १५; गो. २, ५, १;
 -लौ श. २, ३, ३, ९; १०, ५, २,
 ४; ११, ३, ३, ५; तै. २, ७, १५, २;
 गो. १, २, ३.
 मृत्यु-पाश- -शः जैड. ४, ७, १,
 ४-७; २, १-७; -शाव जैड. ४,
 ७, २, ९; मं. १, १, १०; -शान्
 जैड. ४, ७, १, ३; ८; ९; २, ८; १८;
 -शन गो. २, ३, १२; -शैः जैड.
 ४, ७, १, २.
 मृत्यु-पीत- -त्स्य तै. ३, १०,
 ८, २.
 मृत्यु-प्रजापति- -ती जै. १२८.
 मृत्यु-लोक- -म् शां. २०, १.
 मृत्वा शांआ. ४, १२; १३; श. १०,
 ४, ३, १०; तैआ. १, ८, ६; २,
 ६, २॥
 ?मृथा मं. २, १, १४.
 √मृद्, अमरीमृत्यन्त श. ४, ५, १, १०.
 मृद्- मृत्, वृ श. ६, १, २, ३४; ३,
 ३; ४; २, १, ७; ३, १, २८; ३२; ४,
 १, १; ५, १, ३; ९; ७, ४, २, २१; ५,
 १, ३१; १०, १, ३, २; ३; ५, ४, ८;
 १४, १, २, ९; २, २, ५३; मृदः श.
 ६, ५, ३, १; ३-५; ७, ४, २, १७;
 १४, १, २, ९; २, २, ५३; मृदम् श.
 ६, १, १, १३; ३, ३; २, १, ८; ३,
 ३, १; ६; १५; १७; ५, १, ३; ९;
 ६, ४, ९; १०, १, ३, ३; १४, ३, १,

२०; मृदा श. ६, ७, १, १५; १६;
 २६; १४, ३, २, २१; तां. १, १, ७;
 जै. १५१; १८६.
 मृत्-खन्- -नः, -नात् तैआ. ५,
 २, ८.
 मृत्पिण्ड- -म् श. ६, ४, २, १; ५, २,
 १; १४, १, २, ९; १७.
 मृष्म(-द्दम-)य- -यम् तैआ. ५,
 ११, ५; ष. १, ६; -येन तैआ. ५,
 ८, १३.
 मृन्म(-द्दम-)य- -यम् श. ६, १,
 २, ३०; तां. १६, ६, १४; -यानि श.
 ६, २, १, ३९; १२, ५, २, १४; तै.
 १, ४, १, ३; ४; -ये तै. २, २, ९, ६;
 -येन श. १४, २, २, ५३; ५४; तै.
 ३, २, ३, ११; तां. १६, ६,
 १४.
 मृन्मयी- -यी श. ६, १, २, ३०;
 २, १, २०; ५, २, २१; -यीम् श.
 ६, ५, २, २१.
 मृत्तिका- -का ऐ. ३, ३४; -०के
 तैआ. १०, १, ८; ९.
 मृदित- -तौ श. १२, ५, १, ५.
 मृदु- -दु श. ५, ४, १, १०; जैड. २,
 २, १, २; -दुड्व ऐ. ६, १६.
 मृद्दी- -द्वी श. ३, २, १, ११;
 -द्वीम् श. ६, ५, १, ९.
 मृदु-हृदयन्तम- -मः, -मम् श.
 १, ६, २, १०.
 मृद्यमान- -नानि श. १, १, ४, १४;
 १६; का. २, १, ३, १७; १८.
 मृध्(√मृध्)- मृधः शां. ४, १; श.
 ३, ६, ३, १२; ४, ३, ४, १३; ६, ४,
 ४; ६, ३, ३, ८; ६, ३, ४; ९, ५, २,
 ५; ११, १, ३, २; तै. २, ४, ६, ५;
 ७, २; ४; ११; ५, २, १; ३, ३; ८,
 ११; तैआ. १०, १, ९; ११; तां.
 ६, १०, ६; १५, ४, ३; १९, १९,
 १; २; जै. १४१; मृधाम् शां.
 ४, १.

मृपा(√मृप्) ऐआ. २, १, ५; शां. २,
 ८; शांआ. ६, १९; श. १०, ४,
 ४, ५; १३, ७, १, १५; का. १, २,
 २, १५; १६.
 मृक्षण(√मृक्ष्)- -म् श. २, ४, २,
 १३; ३, २, ३, २१; २२; १२, ४, २,
 १; का. १, ३, ३, ११; तै. १, ३,
 १०, ४; ३, ७, ४, ९.
 मृक्ष्यत्- -क्ष्यन् श. ३, २, २, २०.
 मृखला- -ला श. ६, २, २, ३२; मं.
 १, ६, २, ७; गो. २, २, १७; -लाम्
 श. ३, २, १, १०; ४, ३, २-५; ९;
 ४, ४, ५, २; -लायाम् सा. २, २,
 १; -०ले मं. १, ६, २, ८.
 मृव्(√मिह्)- -वः श. ३, २, २, ५;
 तै. २, ८, ८, ३; तैआ. १, २४, १;
 २, १४, १; -वम् श. १२, ३, २,
 ६; तैआ. १, २५, २; -वे ऐआ.
 ३, २, ४; ५, ३, ३; तैआ. २, १४,
 १; जै. १८२.
 मृव्य(त्→)न्ती- -न्त्यै तै. ३, १,
 ४, १.
 मृद्- -म् श. ३, ८, २, ६.
 √मेथ्, अमेथन् जै. १९५.
 मेथित- -तः तै. ३, ७, २, ७.
 मेथ- -थाय जै. १९८.
 मेथिण्डु- -घ्नाः तै. २, ७, १६, ३.
 मेथी- -थी तां. १३, १, १७; -थीम्
 श. ३, ५, ३, २१; २२; -थ्यौ ऐ.
 १, २९.
 मेदस्(√मिद्)- -द्ः ऐ. २, १२; श.
 ३, ८, २, २७; ४, ६; १०, १, ४, ६;
 १३, ५, २, १०; तै. ३, ६, ७, २;
 ११, १; तां. २४, १८, ३; ६; जै. ५;
 -दसः ऐ. २, १२; शां. १८, १३;
 श. ३, ८, २, २६; ४, ५; तै. २, ६, ७,
 ६; ३, ६, २, २; ७, १; ३; ८, १;
 तैआ. २, १०, १, मं. २, ३, १८;
 -दसा तै. २, ८, ४, ४; तैआ. ६,
 १, ४; तां. २४, १८, ७; -दसाम्

॥'मित्वा' इति मुपा. चिन्त्यः । तु. =अ. ६, १२०, २ । † तकारोपजनदृच्छान्दसः ।

तै. २, ६, ११, ९.
 मेघ(-सुआ)-आहुति- -तयः श.
 ११, ५, ६, ७; तैआ. २, ९, १;
 -तिभिः श. ११, ५, ६, ७; तैआ. २,
 १०, १.
 मेघस्तसु(ः) तै. २, ६, १५, २; ३, ६,
 १५, १.
 मेघस्वत्- -स्वता तै. २, ४, ४, ९.
 मेदिन्- -दिनम् तै. २, ४, ३, ३;
 -दिना तै. २, ४, ५, ७; -दी श.
 ९, ५, १, ६, २.
 मेदिनी- -नी तैआ. १०, २१, १.
 मेदुर- -रः श. ५, ४, ३, १९.
 मेघत्- -द्यतः श. ११, १, ६, ३४;
 तै. १, २, ६, ३; -द्यन्ति तां. ५,
 १, ६.
 मेघ(√मेघ)- -ध तै. ३, ७, ५, ३;
 -धः ऐ. २, ६, ८, ९; शां. १०, ५;
 श. १, २, ३, ६; २, ५, ३, ४;
 ३, ८, २, १७; ३. १; १२; ३०;
 ४, ६; ४, ५, २, ६; ९, ४, ३,
 १५; ५, १, ४०; १३, ३, ६, १;
 २, ६, २, १; का. १, ५, २, ४;
 २, १, १, १, २, १, २०; तै. ३, ९,
 १२, १; २२, १; जै. ६; -धम्
 ऐ. २, ६; शां. १०, ४; श. २, ५, ३,
 ४; १६; ३, ८, ४, ५; ६; ४, २, ५,
 १६; ५, २, ६; ७; ११; ७, ५, २, ३, २;
 ११, १, ७, २; का. १, ५, २, ४;
 १५; तै. ३, २, ५, ६; ६, १: १०, ३, ३,
 ६, २; ६, ६, १; ९, १, १; जै. ६;
 -धान् श. १३, ७, १, १; -धानाम्
 श. ११, १, ७, ३; -धाय श. ४,
 ५, २, ९; ७, ५, २, ३, २; १३, १,
 ६, २; ४, २, १६; तै. ३, ४, ७, १;
 ८, ९, ३; ९, १७, ४, ५; २२, १, ३;
 -धे जै. ६; -धेन ऐ. २, ३; ६; ९; श.
 २, ४, ३, १०; ३, ८, ३, १; २, १७;
 २९; ३, २; १२; ५, ५, ४, ३, ३; का.
 १, ३, २, १०; तै. ३, ९, १२, १;

जै. १६१.
 मेघ-पति- -तये ऐ. २, ६; -तिः
 ऐ. २, ६; शां. १०, ४; -तिभ्यः
 ऐ. २, ६; -तिभ्याम् ऐ. २, ६;
 शां. १०, ४; तै. ३, ६, ६, १.
 मेघ-वत्- -वा तैआ. १०,
 ५०, १.
 मेघ-साति- -तये ऐ. ५, १२; शां.
 २३, ६; -ता श. ५, १, ५, २३;
 -तौ शां. २१, ३.
 मेघातिथि- -थिः शां. २८, २; ८;
 तां. १४, ६, ६; १५, १०, ११;
 जै. ८५; २०३; -थिम् पं. १
 १; -थेः श. ३, ३, ४, १८; तैआ.
 १, १२, ३; जै. २०३; प. १, १.
 मेघातिथि-गृहपति- -तयः जै.
 २०३.
 मेघसू- -धसा श. १३, ३, ६, १; २.
 मेघा- -धया ऐ. १, २६; श. ३, १,
 ४, ७; १३; ८, ३, १८; १४, ४, ३,
 १; २; तैआ. ७, ४, १; १०, ४९,
 १; ६३, १; मं. १, ६, ३२; गो.
 २, २, ४; -धा ऐआ. २, ६, १;
 श. ३, १, ४, १३; ११, ५, ६, ३;
 तैआ. ४, ४२, ५; १०, ३९, १;
 ४१, १; ४२, १; ६३, १; -धाः ऐ.
 २, ११; -धाभिः तां. १२, १, ७;
 -धाम् श. ६, ६, १, १६; तैआ.
 ४, ४२, २; १०, १, ४; ४०, १;
 मं. १, ५, ९; -धायै श. ३, १,
 ४, ७; १३; तै. ३, ४, २, १;
 -धे तैआ. १०, ३९, १.
 मेघा-कार- -म् तै. ३, ११, ६, ३.
 मेघा-सनीपा- -ये तैआ. ४,
 ४२, ५.
 मेघा-विन्- -वी श. १४, ७, १,
 ४१; तै. ३, ७, ६, ३; सं. ३;
 गो. १, २, १०.
 मेघा-वितर- -राः जै. १३६.
 मेघिर- -र ऐ. २, १२; तै. ३, ६;

७, २; -रः ऐ. ७, ७; तै. २, ५,
 ८, ३.
 मेघ्य, ध्या(-ध+यत्)- -ध्यः ऐ. २,
 ८; ७, १४; श. १, १, १, १, २, १, ६;
 ३, १, २, २, ३; १०; ३, १८; ७, १, ८;
 ४, १, २, ५; का. २, १, १, १; तै.
 १, ३, ३, ७; ३, ८, २२, ३; १०, १,
 ३; तैआ. ६, ७, २; जै. ६; २०;
 -ध्यम् श. १, १, ३, १०; ११; ३,
 १, २, ३, १, ३; ३, १, २, १९; ६,
 १, १, ३; ७, १, ४; ६; ४, ३; ४-६;
 ८, २, १०; ५, २, १, ८; ३, ४, १, ३;
 ७, ३, २, २; ३; १०, ६, ५, ७; १२,
 ५, २, ५, १३, १, १, २, ४, १; २, ५,
 ३, ५, ४, ४; ७; २१, २, २; ७, १, ७; का.
 २, १, ३, ५, ६; तै. ३, २, ५, १, ९,
 ८; १४; ७, ४, ९; ८, २, ४; ३, १;
 ९, ४; तैआ. ५, २, १, २; जै. ६;
 ९; -ध्यस्य श. १०, ६, ४, १;
 ११, २, ५, २; तै. ३, ९, ११, २;
 २२, १; २३, १; २; गो. २, २,
 १७; -ध्या ऐ. २, ८; श. ३,
 ८, २, १, ३; तै. ३, ७, ३, ५; तैआ.
 ५, ६, ७; -ध्याः ऐ. २, ६; शां.
 १०, ४; श. १, १, १, १; ३, १, २,
 ३; १०; ३, १८; ५, २, १, ८; ३, ४,
 १, ३; ७, २, २, ३; ९, २, १, १, २;
 १३, २, ८, ३; तै. ३, २, ५, १; ६,
 ६, १; जै. २०; १६२; -ध्यात्
 ऐ. ८, २, ३; श. ३, ५, ४, १, ७;
 १३, ५, ४, १, २; १, ३; ६, २, १; ७,
 १, ८; ९; तै. १, ३, ५, ३, ४; तैआ.
 ५, ७, ४; -ध्याभिः श. १, १, ३,
 ५; का. २, १, ३, २; -ध्याम् श.
 १, ३, ३, २; ३, ६, १, ११; तै. १,
 ६, ५, २; ३, २, ९, ३; ८; १, ३; ३,
 ३, २, ७, ३, ५; -ध्याय तै. १, २,
 १, ९; -ध्यायाम् का. १, १, १, २;
 -ध्यासः श. ७, ४, २, ३, ६; -ध्ये
 तै. ३, २, ७, १; ९, १०, १; जै. ६;

-धेन ए. ८, २१६; २२; श. १, २, १, १३; का. २, २, ४, १०; तै. ३, ८, ५, १; २; ४; २२, १; ९, २०, २; -धैः ए. ८, २३.
 मैध्य-तर- -म् श. ६, ७, १, १०.
 मैध्य-स्व- -स्वाय तै. १, ३, ६, ८; ६, ४, ४; २, १, ३, ४; ३, २, ५, ५; ६, ११; ६, १; ४; ९, १३; १०, २; ३, १, १; ४, २; ५; ७, ४; ८, २, २; तैआ. ५, ४, २; ८, ९.
 मेन, ना- -नस्य प. १, १; -०ने श. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२, ३; प. १, १.
 मेनका- -का श. ८, ६, १, १७; प. १, १.
 मिनामेन- -म् जै. ३८.
 मेनि(√२मी)- -नयः गो. १, १, ९; -निः ए. ८, २४; -निभिः गो. १, १, ९; -न्या श. ११, २, ७, २४; तै. २, ४, २, १.
 मेपु(√मिपु)- -०ष श. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२, ३; प. १, १; -पः श. २, ५, २, १६; ३६; १२, ७, १, ३; १२; १४, ४, २, ९; का. १, ५, १, १४; ३१; तै. १, ६, ४, ४, २; ६, ४, ५; ११, १; २; ३, ८, १७, ५; जै. २०३; प. १, १; -पम् ए. ५, १६; १७; शां. २५, ६; २६, ९; श. २, ५, २, १५; १७; ३७; १२, ७, २, ३; का. १, ५, १, १४; ३३; तै. १, ८, ५, ६; २, ६, ११, ९; १५, १; सा. १, ७, १३; ३, ६, ९; -पस्य जै. २०३; -पाः तै. १, ४, २, २; -पाय श. २, ६, २, ११; का. १, ६, २, ६; -पे श. २, ५, २, १५; -पेण तै. २, ६, १५, २; -पैः तै. २, ६, ११, १०.
 मेपी- -पी श. २, ५, २, १६; ३६; का. १, ५, १, १४; ३१; तै.

१, ६, ४, ४; -पीम् श. २, ५, २, १५; १७; ३८; १३, २, २, ४; का. १, ५, १, १३; १४; ३४; -व्ये श. २, ६, २, ११; का. १, ६, २, ६.
 मेप्यत्(√१मी)- -प्यन् ए. ४, २०.
 मेहना(√मिह)- -ना तां. १४, ६, ४४.
 मैत्र(←मित्र)- -त्रः श. ५, ३, २, ८; ५, २, ७; तै. १, ७, १०, १; तैआ. ५, ११, ४; तां. २१, १०, २३; -त्रम् ए. ३, ४; ५, २६; श. ३, १, ४, १९; २, ४, १८; ५, ३, २, ५; ६; ११, ४, ३, ५; तै. १, ४, ४, ६; ७, ३, ८; १०, १; २, १, ७, १; ८, २; -त्राः श. ५, ३, २, ७; ३, ८; -त्रेण श. २, ३, २, १२; ५, ३, २, ८; ६, ५, ४, १०; तै. १, ८, ४, २.
 मैत्री- -त्री श. ५, ३, २, ५; -त्रिया तैआ. ५, ३, ६.
 मैत्रावाहस्पत्य(←मित्रा-बृहस्पति)- -म् श. ५, ३, २, ४; तै. १, ७, ३, ७.
 मैत्रावरुण(←मित्रा-वरुण)- -णः ए. २, ५; २६; २८; ३, १, ५०; ६, ४; ६; ८-१२; १४; १८; १९; २०; २२; २४; २८; ३१; शां. १३, २; ५; २८, १; ३; ९; २९, ३; ४; ८; ३०, ३; ९; १०; श. १, ८, १, २७; ४, १, ४, ४; ६, ६, ८; ५, १, ३, १२; ३, ५, २८; ४, १, १६; ३, ५; ११, ७, २, ६; १२, ८, २, २३; २७; तां. ५, १, १५; ६, २; ७, ८, ६; २५, ४, ५; १५, ३; १८, ४; मं. २, ४, ६; गो. १, ५, २४; २, २, २०-२२; ३, ८; १३; २३; ५, १२; १५; ६, १; २; ४; ८; -णम् ए. २, २७; ३, १; २; ३; ४; ४७; ४, १०; ६, ४; शां. १४, ४; २५, २; २६, ८, ११; १५; शांआ. १, २; श. ४, ५, ६, २; १२, १, १, ६; तै. १, ५, ४, २; तां. ७, ८, ६; १२, २, ३;

८, ३; १३, २, ४; ८, २; १४, २, ४; ८, ३; १५, २, ५; ८, ३; जै. १७; ३४; ३७; ४६; गो. १, ४, ६; २, ३, २३; ५, १४; -णस्य ए. ३, ५०; ६, ५; ७; १५; ७, १; शां. १३, ६; १६, ११; २५, ११; २८, १०; २९, ३; ४; ५; ७; ३०, ९; १०; श. ३, ९, ३, १६; ४, ६, ६, ८; ५, ३, ४, २८; ५, ३; १०; ४, ३, २७; ४, २; ११, ५, ५, १०; तां. ३, ११, ३; ५, १, १५; ६, ७; १८, ९, १३; २०, ८, १; ९, १; जैउ. ३, २, १, ४; गो. १, ३, १८; २, ३, १३; ४, १; १४; १५; ५, १२; १३; ६, ७; -णानि गो. २, ३, १३; -णाय ए. ६, २७; शां. १६, ११; ३०, ३; ४; श. ३, ७, ४, १०; ४, २, ३, १२; ३, ४, २२; ५, ४, ५, २२; तै. १, ८, २, ४; जै. ३४; गो. २, ६, ८; -णेन शां. १४, ४; जै. १५; -णैः श. १३, ५, ४, २८.
 मैत्रावरुणी- -णी शां. ४, ४; १८, ११; श. १, ८, १, २७; २, ४, ४, १०; १४; १८; १९; ४, २, ५, १९; २२; ५, १, ६; ८; ९; ५, ४, ३, २७; ५, १, १; ११; ९, ५, १, ५६; १४, ९, ४, २७; का. १, ३, ४, ६; ८; १०; तै. ३, ५, ८, २; १३, २; तां. १७, १३, १०; जै. २०७; -णीः श. ४, २, ३, १२; १३, ५, ४, २५; ६, २, १६; -णीम् श. २, ४, ४, १४; ४, ५, १, ५; ११; तै. १, २, ५, २; -णीषु श. ४, २, ३, १२; -प्या शां. १६, १०; १९, ७; २८, ३; श. ४, २, ३, १२; ५, ४, ४, १; ५, १, ६; ९, ५, १, ५४; ५५; १२, ९, २, १२; तै. ३, १२, ५, १२; -प्ये श. ६, २, २, ३९.

§ 'मै' इह । न । अस्ति ।' इति सा. जै. १९९ च । तु. या. ४, ४ । परं 'मिहना' इति ऋ. (५, ३९, १) पपा.- अनुसायिकं पदम् तथैव तत्र सा. व्याचख्यौ ।

मैत्रावरुण-चमसु- -सम् श. ३,
९,३,२९; -सात्. -ले श. ३,९,
३,३०; -सेन श. ३, ९, ३, २६;
२८.
मैत्रावरुण-पात्र- -म् श. ४, १,
५, १९.
मैत्रावरुण-सामन्- -म श. १३,
३, ३, ४.
मैत्रावरुणा(-णऽअ-)प्र- -प्रान्
तां. ९, ८, १६.
मैत्रा-वरुणी(य→)या- -याम्
गो. २, ३, १३; -यायै शां. ३०, ३.
मैत्रेय(←मित्रयु मैत्री वा)- -यः ऐ.
८, २८; प. १, ४; गो. १, १,
३१; ३२; -यम् गो. १, १, ३१.
मैत्रेयी- -यी श. १४, ५, ४, १;
२; ३; ५; १३; ७, ३, १; २; ३; ४; ६;
१४; २५; -र्याः ष. १, १.
मैथुन(←मिथुन)- -नम् ऐआ. ५, १,
५; शां. १९, ७; गो. १, २, ३; -नात्
श. १०, ४, ४, ४.
मैधातिथ(←मैधातिथि)- -थः शां.
२१, २; -थम् शां. २९, ५; तां.
१५, १०, १०; ११; जै. ८५;
२०३; आ. १, १६४; २४२;
जैआ. १, १६४; २४२; ३५९;
-थेन तां. १४, ६, ६.
मैधातिथी- -थीः, -थीम् शां.
२८, २.
मैनाग(←मैनका)- -गः तैआ. १,
३१, २१.
मैनाल(←मीन)- -म् तै. ३, ४, १२, १.
√मोक्ष(←√मुञ्च), मोक्षयेत् ऐ.
७, ७.
मोघ, घा(√मुद्)- -घः ऐ. ८, २१;
-घम् श. ३, २, ४, ६; तै. २, ८, ८,
३; गो. १, ३, १३; -घा श. ३, ५,
४, ३; -घाय जैउ. ३, २, ५, ३.
मोघ-संहिता- -ताः श. ३, २, ४, ६.

मोघा(-घऽआ-)क्षिस्- -घः गो. १,
५, २५.
मोद्(√मुद्)- -दः ऐ. ३, १२; तै.
२, ४, ६, ५; ५, १, ३; ३, १०, १, १;
३; तैआ. ८, ५, १; जैउ. ३, ५,
६, ४; -दाः तै. २, ६, ५, ४;
-दाय श. १३, १, ३, ३; तै. २,
६, १, ५; ३, ४, १५, १; ८, ६, ४.
मोद्मान- -नः श. १४, ७, १, १४;
का. १, ४, २, १०; -नम् तै. ३,
१२, ३, ३; -नाः श. ३, ६, १,
१०; गो. १, ५, २४.
मोह(√मुह)- -म् श. १४, ५, ४,
१४; ६, ४, १; ७, ३, १५.
मोह-म(√मा)- -माय सा. १,
२, ५.
मोहा(-हऽअ-)न्त- -म् श. १४,
७, ३, १४.
मोहयित्वा श. ४, २, १, ५.
मौक्ष(←मोक्ष)- -क्षे आ. जैआ. १,
१४१.
मौञ्ज(←मुञ्ज)- -ञ्जः तैआ. ५, ४,
४; -ञ्जम् ऐ. ८, ५; श. ६, ७,
१, १६; ७, २, २, ३; -ञ्जाः श.
१४, १, ३, १५; -ञ्जे श. ६, ७,
१, २६; -ञ्जेन श. ६, ४, ३, ७;
१४, २, १, १६.
मौञ्जी- -ञ्जी तै. ३, ८, १, १;
-ञ्जीभिः श. ६, ३, १, २६; ७, १, १५.
मौञ्ज्य- -ञ्ज्याय सा. १, २, ५.
मौण्डिभ(←मुण्डिभ)- -भः, -भः;
-भाः जै. १५१.
मौद्गल्य(←मुद्गल्य)- -ल्यः ऐ. ५, ३;
श. १२, ५, २, १; १४, ९, ४, ४;
तैआ. ७, ९, १; गो. १, १, ३१;
-ल्यम् गो. १, १, ३१; ३२;
-ल्यस्य गो. १, १, ३१.
मौत्(←मुनि)- -नः शां. २३, ५;
-नम् श. १४, ६, ४, १.

मोमुवा(√मुह)- -घः श. १, ४, ३,
१६.
मौषिकी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४,
९, ४, ३०.
√मित्र, मित्रयेत् वा. ३, २, १, ३१; ९,
५, २, १४.
म्रियुमाग(√मृ)- -णः श. १४, ७,
१, ८.
√म्लुच्, म्लोचन्ति श. १४, ४, ३, ३३.
√म्लेच्छ, म्लेच्छेत् श. ३, २, १, २४.
म्लेच्छ- -च्छः श. ३, २, १, २४.
√म्लै, म्लायति श. ८, १, ४, १; २, २,
१४; ७, ३, ६; म्लायति श. १०,
६, २, १०; म्लायन्ति श. १, ५,
४, ५; ३, ६, १, १०; अम्लास्याताम्
श. १०, ६, १, ४.
म्लान- -नः गो. २, ४, १२.

—:—

य

यकु, क्वा||- -कः श. १३, ५, २, ४;
-का श. १३, २, ९, ६; ५, २, ४;
तै. ३, ९, ७, ३.
यकार-वकार- -रौ शांआ. ७, १२.
यकृत्(→यकन्) - यकृत् श. १०,
६, ४, १; १२, ९, १, ३; १५; तै. २,
६, ४, ३; यक्ना तैआ. ३, २१, १.
√यक्ष(←√यज्)†, यक्षते तां. ९,
१०, १.
यक्ष- -क्षः शांआ. १२, ५; -क्षम्
श. ११, २, ३, ५; १४, ८, ५, १; तै.
३, ११, १, १-२१; १२, ३, १; जै.
१९९; जैउ. ४, १०, २, ३; ३; ६;
७; १०-१२; मं. १, ७, १४; गो.
१, १, १; -क्षम् इव मं. १, ७.
१४; -क्षान् सा. २, ५, ६; -क्षे श.
११, २, ३, ५.
यक्षा(-श्ऽअ-)धिपति- -तये ष.
५, ६.

† वर्णव्यत्ययेन गकार इति आ. । ‡ 'मोमुप' 'मोमुग' इत्येतौ पाठवपि समुपलभ्यन्ते । || यत्+अकच्
पा. ५, ३, ७१; ७, ३, ४५ । § पा. ६, १, ६३ द्र. । ¶ पूजायामिति प्राघः । †† वहते रूपमित्यर्वायः ।

यक्ष्म- -क्ष्म जैड. छ, १, १, ८;
 -क्ष्मः श. छ, १, ३, ९; तै. २,
 ५, ६, २; -क्ष्मम् तैआ. २, ४, १;
 ५, १; -क्ष्मात् तै. २, ५, ६, २.
 यक्ष्मन्- -क्ष्मा सा. २, ३, ९.
 यक्ष्यत्- -क्ष्यन् श. १, ५, १, १६;
 -क्ष्यन्तः श. २, ३, २, ७.
 यक्ष्यमाण- -णः ऐ. ८, २४; शांआ.
 ३, १; श. १०, ३, ४, १; ११, ७,
 ४, १; १२, ९, २, ११; तै. २, २, २,
 ४; ३, १०, ९, २; तैआ. २, ११, १;
 जैड. ३, ६, ३, १; छ, ६, १, १; २;
 गो. १, २, २४; -णम् गो. १, २,
 १५; -णाः शां. १२, ३; श.
 छ, ६, ८, ३; ८; १३.
 युच्छमान(यम्)- -नाः तै. २, ८, ५,
 ६; ६, ९, १.
 यज्, यजते ऐ. १, १; १३; १४; १६;
 २२; २, ९; १८; २४; ३, १३; १५;
 ४२; छ, २, ५; ७, ११; शां. ३, १;
 छ, ४; ८; ५, १-४; ७; ८; ७, ४;
 १०, ३; १३, ३; १५, ३; १६,
 ९; १२, ७; २५, १३; २६, ६;
 श. १, २, ३, ७; ५, २६; ५, ३, ६;
 १७; ६, १, २१; २, ७; ३, १५; ७, २,
 २; ६; ९, १, २; १६; ३, १; ३, ८; २,
 ४, २, ११; ३, १२; ४, २-५; ६;
 ७; ९; ११; १३; १५; १६; १७; ५, १,
 ७; २२; २, ४; ४; ११; ६, १, ३;
 ३७; २, २; १९; ३, १; १०; १७; ४,
 ५-७; ८; ३, २, १, १७; ४, ७; ६, २,
 १६; ७, ४, १०; ९, ३, ४; छ, ३, ४, ६;
 २०; २७; ५, १, २; ९, १; ५, १, १,
 ८; ९; १०; २, ९; ३, २; ३; ७;
 ४, १२; ५, २-६; ८; ९; ११; १२;
 २५; २, १, ११; १२; १५; १६; २,
 १; ३, ९; १०; ५, १३; २, १, १०;
 १२; २, १; ४, १, १; २, ५; ४, २; ५,
 १, ३; २, १; ३, ७; ४, १; १४; ५, १;
 १०; ११; ७, १, १, ७; २, १, ९; २,

५, १, ५४; ५५; ११, १, २, १३; ३,
 ६; ७; ४, ४; ५, ८; ६, २०; ८, ६; २, १,
 १; २, ४; ४, १०; ५, ४; ५, ४, ३, २०;
 ४, २-७; ७, १, १-३; ८, ३, ३;
 १२, ८, १, १६; २, १; २; २४; ३,
 २५; ९, १, १७; २, १२; १३, १,
 ४, १; ३; ५, १; ६, २; २, ६, ३; ९;
 १; ३, १, १; ६, ६; ४, १, ३; ५, ४,
 १, ६; ६, १, १; ७, १, १४; १४, ४,
 २, २९; का १, ३, २, ११; ३, १०;
 ४, १-३; ४; ५; ६, ७; ९; १०;
 १७; ४, ३, ५, ५, १, ३; ३८; ३, १०;
 ६, १, २; २५; २, १; ८; ३, १; २;
 ८; ४, ६; ७; ८; ९; २, १, २, १४;
 २, १, १८; ३, २१; २२; २३; तै.
 १, ३, २, ३; ६, ३; ९; ७, १; ४, २, ४;
 ९, ५; १०, १; २; ३; ४; ६; ७;
 ८; ९; ५, २, ५; ६, ५; १२, ५; ६, ८,
 १; ८, १०, १; ३; २, २, ४, ७; ४,
 ६, ९; ७, ५, २; ६, २; ९, १; १०,
 २; ११, २; ३; १८, १; ३; ४; ३,
 १, ४, १-१५; ५, १-१५; ६, १-५;
 ८, ९, ४; १६, १; १८, ६; ९, ५, १;
 ६, १; ८, १; ३; ९, ३; १३, १; ३;
 १४, १; ४; १६, ३; २०, २; २३, २;
 ११, ७, २; १२, २, २; ३; ५; ७-९;
 ४, २-७; यजते श. १, ५, ३, ३;
 ८, १, ३०-३२; ९, १, १६; ३,
 १; २, ४, ३, १; १२; ५, २, ४; ४८;
 ३, १; ४, १; ६, १, ३; २, २; ३,
 १, १, १; २, ४, ७; ४, ५; ६, ३,
 २१; ९, १, ५; छ, ३, ४, ६; २०; २७;
 ५, १, १३; ५, २, ३, ६-८; ९; १०;
 ४, १-४; ११; ५, १; ५; ९; ३,
 २, १; ४, ५, १६; ५, १, २; २, १;
 २; ४, १४; ७, १, १, ७; ५, २, २; ३;
 २, ५, १, ५; ३; ५४; ११, १, ३,
 १; ७, १, १; २, ८; १२, ८, १, २२;
 १३, ४, १, ३; ५, ४, २८; का.
 १, ३, ४, ८; १०; ५, १, ३; ३८;

२, १; ६, १, २; ३, २; ८; तै. १, ४,
 १, २; ९, ४; ५, २, ६; २, ४, ३, १३;
 ३, ३, ९, १२; ६, ३, ३; ७, १, ९;
 ८, १, १; ४, २; ९, ४, ६; ७, १;
 १३, ३; २२, २; ३; ४; १२, २, ४;
 ६; तैआ. १, ५, २; २, १, १; तां.
 ६, २, ६; १०, ५, १४; १५; १५,
 ११, ९; १६, १, २; १४; ११, ११;
 १७, ५, ७; १४, १; २; १८, ३,
 ४; ५, १; ४; ६; ८; ९; ११;
 ९, ४; ११, ५; १२, ७, ३; ११,
 ११; २०, १३, ५; २१, ४, २;
 जै. ११; ८६; १३२; १३७; १६८;
 १९८; जैड. १, ३, १, १३; ३, २,
 ४, ४; ३, ४, ८; ५, २, १०; ३, १;
 गो. १, २, १४; २, १, ५; ६; ११;
 १९; २०; २२; २५; २६; २, ६;
 १४; ४, ९; १२; ५, ७; ९; यजति
 ऐ. १, २; ७; ८; १७; २२;
 २५; २, ४; ९; १०; २४; ३४;
 ३७; ४०; ४१; ३, ४; ८; २०; २९;
 ३१; ३२; ३८; ४७; ४८; छ, ४;
 ६, ३; १०; ११; १२; २६;
 ऐआ. ५, ३, २; शां. १, १; ४; ५;
 ३, ३; ४; ६; ८; ९; छ, १; २; ३;
 १४; १, २; ४; ५; ७; ८;
 ८, २; ८; १०, ३; ५; १३, २; ३;
 ५; १४, २; ४; ५; १५, १; ३; ५;
 १६, १; २; ४; ५; ६; ९; १८, १;
 ६; १०; ११; १२, ४; ६; २६, ३;
 २८, ३; ७; ३०, १; श. १, ६, १,
 २४; ३, २; ३०; ८, २, ८; ९;
 १६; ९, २, १३; २, ६, ३, १; ३, २,
 ३, २२; २३; ४, ४, १४; छ, २, २,
 १२-१४; ५, ४, ५, १८; ९, ५, १,
 २२; ११, २, २, ४, १, १३; १२,
 ९, १, १२-१७; तै. १, ६, ९, ७;
 यजति श. १, ३, ५, १०; ४, २,
 १९; ५, ३, ९-१३; १५; २३;
 ४, १-४; ५; ६, २, १२; ३, २; ७;

२८-३०; ४०; ७, २, १६; ८, २,
 ७-१२; ९, २, ६; ९-११; १३;
 २, २, २, १७; १९-२३; २५; २६;
 ४, ४, १७; ६, १, २३; ४४; ३, १,
 ३, ६; २, ३, १२; ४, ४, १६; ४, ४,
 ५, १४; ५, १, ३; ४; ५, ५, ४, २६;
 ११, १, ५, ९; ६, ३, ४; २, ५, ८; ४,
 ३, १९; १३, ५, २, २३; का. १,
 २, ३, १३; १७-१९; २२; ६, १,
 १५; २९; तै. १, ३, १, ३; ७; ६,
 ३, ९; ६, ६; ९, २; ३; ५; ६;
 १०; ८, ३, १; २, ६, ८, १; तां. १३,
 १०, १८; ष. २, ३; गो. १, ३,
 ९; २, १, २०; २२; २३-२५;
 २६; २, २०; २१; २२; ३,
 १३-१५; २२; ४, १-३; ५;
 १५-१७; ६, ८; यजतः ऐ.
 ६, १०; का. १, ५, १, २७;
 ३६; तै. २, ६, ८, ३; गो. १, ४,
 ८; १०; २, २, २०; यजन्ते ऐ. २,
 २; ३, १५; ४, २५; २७; शां. १९,
 २; श. १, २, ५, २४; २५; ४,
 ६, ८, ३; ८; १२; १३; ५, १, १, ५;
 ७; ११, १, २, १०; ७, २, ८; १२,
 १, १, १०; ३, १, २; ३; ४; ५; ६;
 ७; ८-२१; १३, १, ४, ३; ९, १०;
 ३, ७, १-१२; तै. ३, ८, १३, ३;
 ९, १९, १; ३; यजन्ते श. १,
 २, ५, १९; २४; ५, १, ७; ३, ७, ४,
 ९; का. २, २, ३, १८; तै. ३, २,
 ९, १४; ९, १९, २; तां. २४, १,
 १३; १८, ८; २५, ४, १; ३; १०, ३;
 जै. १३७; १९८; जैड. ३, ३, ४,
 ६; गो. १, १, १३; १४; २, १४;
 ३, २; ३; १८; ४, ८; १०; १२;
 २, १, ८; २५; २, १५; यजन्ति ऐ.
 १, १३; १७; २, १३; २९; ३, ४५;
 ५, ९; ६, ९; ११; १३; शां. ५,
 ६; ७, १०; १२, ७; १३, ९; १६,
 २; ३, ४; २९, २; श. ३, ३, ४,
 ३०; ५, ५, ४, २४; ९, २, ३, ४४;

तै. २, ८, ३, १; यजन्ति श. १,
 ६, १, ९; ३, १९; ३, ४, १, २६;
 ९, २, ३, ४४; ११, ४, १, १५; तै.
 १, ५, ११, ३; ४; गो. २, १, २४;
 २, २१; ३, ७; ८; १६; ४, ४;
 १८; ६, ६; १०; यजसि तै. ३,
 ६, ३, १; यजध्वे श. १, २, ५,
 २५; ४, १, ५, १५; यजध्वे श. १२,
 १, ३, २२; यजथ श. १, ६, १, ६;
 यजे ऐ. ७, २४; श. ९, २, ३, २९;
 ११, २, ६, १४; १४, ९, ३, ३; यजे
 श. ९, २, ३, ३९; तै. ३, ७, ५, ४; ५;
 तैआ. १, ११, ४; ३, १५, २; मं.
 १, ५, ६; यजामहे ऐआ. ५, ३, २;
 शां. २८, १; श. १, ५, २, १६;
 १८; २०; १२, ३, ३, ३; यजामहे
 श. २, ६, २, १२; १४; ११, २, ४,
 ९; का. १, ६, २, ७; तै. १, ६,
 १०, ५; २, ४, ७, २; ८, ८, ५; ३, ७,
 ५, १३; १२, ३, २; तैआ. ६, ११,
 १; सा. १, ३, ९; ३, ८, १; मं. २,
 २, १८; ५, ६; गो. १, ३, १०; ५,
 १०; २१; यजामः तै. २, ७, १२, ४;
 यजामः तै. २, ४, ४, ५; ३, १, १, ४;
 २, ६; ईजे ऐ. ८, २१; २२; २३; श.
 १, ५, १, ७; ८, १, ७; २, ४, ४,
 १-६; ११, ६, ३, १; १३, ५, ४, ४-
 ६; ११; १५; १६; १९; २२; ७,
 १, १४; १४, ६, १, १; का. १, ३,
 ४, १; २; ४; तै. ३, ६, १०, ४; जै.
 १३५; १४३; १४७; १५१; १५७;
 ईजिरे शां. २८, १; श. १, २,
 ५, २४; का. २, २, ३, २१; जै.
 १५०; यप्ता का. १, १, ४, १; २,
 १, १, ६; जै. ५३; १६८; यप्ताहे
 तैआ. १, ११, ४; यप्तास्महे तै. ३,
 ९, २२, १; यक्ष्यते श. १, १, १,
 ७; तै. ३, ६, १५, १; जै. १३७;
 १३८; यक्ष्यन्ते जैड. १, १, १, २;
 २, १, २; यक्ष्यन्ति श. १, ६, १,
 ७; यक्ष्यसा३(से) जै. १३८;

यक्ष्यसि तै. २, ४, ८, ७; यक्ष्यध्वे
 श. १, १, १, १६; ७, ३, २, ५; ९,
 २, ३, २; का. २, १, १, १२; यक्ष्य
 श. २, २, २, १६; ११, २, ४, १०;
 का. १, २, २, १०; यक्ष्यामहे
 ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११;
 यजाति शां. २६, ६; तै. ३, ७,
 ११, ५; यजात् श. १२, ४, ४, १;
 युक्षत् ऐ. २, ३४; ६, १४; शां.
 १३, ९; श. १, ७, ३, १३; ९, २,
 ३, २०; तै. २, ५, ४, ५; ३, ५, ७,
 ६; ६, २, १; २; ११, ४; १२, २;
 यक्षत् श. १, ५, १, ६; १३, ५,
 २, २३; तै. २, ६, ७, १-५; ६;
 ११, १; २-५; ६; ७; ८; १०;
 १४, ६; १७, १; २; ३; ४; ५; ६;
 ७; ३, ६, २, १; २; ८, १; २; ११,
 १; ३; ४; १२, २; गो. २, ३, ८;
 यजातै श. १, २, ३, ४; का. २,
 २, १, १८; तां. १४, ६, ८;
 यजान्तै श. ३, ७, ४, ९; तां.
 १०, २, १; यजन् तै. २, ६,
 ८, ४; यजान् श. १, ६, ३, १९;
 यजसि ऐ. १, २८; श. ६, ४,
 २, ६; तै. ३, ५, ७, ६; ६,
 १२, ४; यजस्व ऐ. ७, १४; श.
 १२, ३, ४, २; १३, २, ७, ११;
 यजस्व तै. ३, १२, २, २-८;
 ४, २-६; तां. १४, ६, ८; गो. १,
 ५, ११; यजस्वऽयजस्व श. १२,
 ३, ४, १; गो. १, ५, ११; यज
 ऐआ. ५, ३, ३; शां. ३, ३;
 १६, ५; श. १, ५, २, १६;
 १२, ३, ३, ३; तै. २, ४, १, ११;
 ६, ७, १; २-६; १०, १; २; ३; ४;
 ५; ६; ११, १; २; ३; ४; ६; ७;
 ८; १०; १४, १-६; १७, १; २;
 ३; ४; ५; ६; ७; २०, १-५; ७,
 १२, १; ३, ६, २, १; २; ८, १; २;
 ११, २; १३, १; यज श. १,
 ४, २, १७; ५, २, १८; २०; ३, ८;

८,२,१४^३;२,२,३, १८^३;२४^३;५,
 २,३०-३२; ३९;४१;३,७-१०;
 १२-१५; ६,१, २३; २७-२९;
 ३१;४४;३,४,१,२५;४,११-१३;
 ८,१, १३^३;९,३, ८;९; ४, ४,२,
 ४-६;१५; ५,१४; १६; १७; ६,
 ७,१९;५,२, २,१८;३, २, ८;४,
 ४,२४;५,४, २५; ९, ४,३,१५;
 ५,१,८०;११,२,४,८^३;१२,३,३,
 ३;१४,२, २, १५; ३,१, ३०;४,
 २,१२^३; का. १,२,३, १४^३;२०^३;
 २१^३; ५,१, २७; २८; २९; ३३;
 ३४-३६; २, ६-९; ११-१४;
 ६,१,१५^३; १७-२०;२९; तै. ३,
 ५,३,२; ७,५; ६,११,४; ११,६,
 ४; तैआ. ५,८,२; मं. २,२,१२;
 गो. १, ३,१०; ५,१०; २१; २,
 ३,१०; यजुऽयज श. १,५,३,८^३;
 २,५,२,३०; ४१; का. १, ५, १,
 २७;३६; यजुध्वम् शां.८,६; का.
 २,२,३,२२; यजुध्वम् श. १,२,
 ५,२६; का. २, २,३, २२; २३;
 तै. २, ४,३,१३^३;८,१,४; ४,४^३;
 यजुत् श. १, ४,१,३९; १४, २,
 १,२०; यजत् श. १, ५,१, १६;
 तैआ. ४, ८,४;५, ७,६; युजै ऐ.
 ७,१४^०;१५; शां. १३, ३; श.
 ११,८,३,५^३; तै.१,२,१,१४; यजै
 श. ३,२,४,७; तै. १, ३, २, १;
 जै. १९८^३; यजानि शां. १३, ३;
 यजामहै जै.१३२; यजाम श. १,
 ५,२,३^३; तै. २, ८,१,३; ३, ५,
 ४,१; यजाम श. १, ६,१,५; ९;
 ३,९,४,६; तै. ३, १, २, ११;
 अयजत् ऐ. ४,२३;२५^३; २७;५,
 ३२; शां. ४, ८;५,३;१२,८; श.
 २,४,४,२५;१,१,६; ११^३; ११,
 १,६,१६;१२, ८,२,१^३; १३, १,
 ५,६;४,१,१; २,८; ११; १४;६,
 १,१; का. १, ३,४,१; तै. १, ३,

२,१;४,१०,६^३; ९; ६, २,६; २,
 ७,१,२; १०,१; १८,१; तां. १४,
 ६,८; १७,११,४; १२, ६; १९,
 १७,८; जै. १२९^३; १३३; १३९;
 १४५^०;१५४; १५८;१८६^३;१९८;
 जैज. २,३,१,१; गो १, १, १३;
 ५,८^३; २, १७,२१; अयजत् तै.
 ३, १२, ९, ५^३; अयजेताम् जै
 १२८; १४७; अयजन्त ऐ. १,
 १६^३;५,३२; शां. ८, २; २१, १;
 श. २, ६, २,१; ९, २, ३, ९^३;
 १०,२,२,२; ११,१,६,२०; १३,
 २,७,३; का. १, ६, २,१; तै. १,
 ४,१०, ३;८^३; तैआ. ३, १२, ४;
 अयजन्त श. १, ५,२,६;३,३;७,
 २,२३; ३,६,२,१७; ९,२,३,९;
 १०,२,२,२;११, १,६,२०; १३,
 २,७,१३-१५; तै. १, ४,१०,९;
 ३, ९,२२,३; तैआ. २,९, १;३,
 १२, ७; तां. १७, १, ७; ४, ३;
 जै. ५;१४६; गो. १, ४, १५; २,
 २,११; यजन्त तै.२,८,४,६; तां.
 २२, ४,२; अयजन् ऐ. ३, ४५;
 शां. १६, २^३; श. ९, ५, १,
 २२; १०, २, २, २; अयजन्
 श. ३,२, ३, ८;९;१०; ११^३;९,
 ४,६; अयजथा: तै. ३,९,१४,३;
 अयजः? जै. १९८^३; अयजे शां.
 ७, ४; जै. १५७; युजेत् ऐ. २,
 १७;२०;४,२५;७,४^३; ८,३; शां.
 ४,५;६; ७^३; ९-११; १२^३; १४;
 १६, १०^३; २८,८; श. १, २,३,
 ४;५, २,१९; ७,२, २; २,४,३,
 १३;६,३,२; ५,५,१,२; ६,२,१,
 १३;११,१,२,१३;५,४;११;१३,
 १,२,९; ३,६, ६; ६,२,१९; का.
 १,३,२, ११;४,२; तै. ३,९,१८,
 १^३;१२,५,१०; यजेत् श. १, २,
 ३,४;५, २६; २,४,३,१३; ५,१,
 २२;४.११; ६,३,१०^३; ११;१३;

३,९,१,५; ४,५, ७,९; ५,३,२,
 ३;५,१,१२; २,२^३; ६,२,१,१३;
 ९, ३, ४,८; १०, १,२,६;२,५,
 १६; ११, १,२, १०; ११; १३;
 ७,१,१^३; ८,२,१; १२, ४,१,२;
 ४,२;३;७,३,४; ८,२,२; १३,१,
 ६,३;३,८,६;४,४,१^३; का. १,१,
 ३,८;३, २,१;४,२;४; ६,३, ८-
 १०;२,२,१,१८; तै. १, ४,७,७;
 २,७,१,२; १०,१; १४, ३;१८,
 २; ३,२,३,९;५,९; ७,१,५; ९;
 १२, ५, ११; तां. ६, ८, १; ९,
 ३, १; १६, ३, ३; ४, १०^३;
 ८,२; १२, २; ६; १३, ५; १४,
 २; १५, ५; १७, ५, ३; ६, २;
 ७,१;८,१;४; ९,१;१०, ३; ११,
 ६;१२,१; १८,१,१३; १५;२,३;
 ४,३;५,१; ७;९; १९,१,२;२,१;
 ६;३,२;४,२; ५,२; ७,२; ८,१;
 १५,१;१७,७; १८,४; १९,२;३;
 २०,१,२; २,२;३,३; ४,२;६,१;
 ७,१;९,१; १०,१^३; ११, ४-६;
 २१,५,२;६,२;८,२; ११,२;१२,
 ३;१४,३; २२,१,२; ६,२; १३,
 १;१५,२; १६,१; जै. ८६; ९०;
 १०३^३; १२९; १३०^३; १३१^३;
 १३५^३;१३६;१३८;१४०^३; १४२;
 १४७;१५२;१५३; १५४;१९८^३;
 प. ३, ८-११; गो. १, ३, १७;
 २१^३;२३; ५, १०^३; २,१, ११^३;
 यजेत् श. ११,१,५, ४^३; युजेत्
 ऐ. १,९;१७;२,२८; ३,२२^३;६,
 ८;७,९; शां. ८, ७;८; १७, ४;
 १८,५^३; श. १, ५,३,१५; ६,३,
 ४०; यजेत् श. २,४,३,१०^३; ४,
 ४,५,१९;११,७,४,२^३; का.१,३,
 २,१०; तै.३,७,१,८; तैआ.२,१,
 १; यजेयाताम् तां. १९, १७,४;
 युजेरन् ऐ. ४,२६; श. ३, २,२,
 ९; यजेरन् श. १२, ३, ५, १;

तां. ९, ८, १; १७, २, १; ३, १; ४, १;
 प. १, ६; गो. १, ५, २२; यजेयुः
 शां. २३, ५; २७, ४; २८, ७;
 युजेय शां. १२, ८; श. ३, १, ४,
 ६; ७; १२; १३; तै. ३, ८, १०, १;
 यजेय श. १०, ६, ५, ६; १३, १,
 ७, १; जै. १३८; १८६; प. १,
 ६; यजेमहि श. १, २, ५, २५; ३,
 २, ४, १; ६, २, २; का. २, २, ३,
 २१; २२; यष्ट जै. १९८; अयष्ट
 तां. १४, ६, ८; मं. १, २, ५;
 अयाक्षीत् ऐ. ५, ३४; शां. २६,
 ६; श. १४, २, २, १६; गो. १, ३,
 ४; अयाद् शां. २६, ६; श. १४,
 २, २, १६; अयाद् श. ४, २,
 १, ३३; तै. ३, ५, ७, ५; ६; ९,
 १; ६, ११, ४; १२, १; १३, १, १४,
 ३; तैआ. ५, ८, १; अयक्षत तैआ.
 १, ११, ४; तां. १४, ६, २; मं. १, २,
 ३, ४; गो. १, ५, ११; अयाः श.
 ४, ४, ४, १२; यक्षि श. १, ४, १,
 ३९; ४, ४, ५, १२; तै. १, २, १,
 ११; २, ८, ६, ४; ३, ५, २, ३; ६, ३,
 २; ४; युक्षि तै. २, ७, १२, १; अयक्षि
 श. १२, ३, ४, १; तैआ. १, ११,
 ४; अयक्षमहि श. १, ७, ३, ९;
 अयाक्षम शां. २३, ५; अयक्षत श.
 ६, २, १, १३.
 ह्ययन्ते तै. १, ६, ८, २; ९, १;
 ह्ययन्ते तै. १, ४, ९, १; ६, ३, ३; ६,
 ६; ८, ५; ९, ७.
 याजयति श. १४, ६, १०,
 ३; तैआ. २, १६, १; १७, १; जै.
 ९०; तां. १९, १९, २; जैष्ठ. १,
 २, १, १३; आ. १; याजयन्ति
 ऐ. ४, २५; ८, ११; श. ११, २,
 ७, ३२; याजयन्ति श. ३, १, १,
 ५; ५, १, १, १०; १२, ८, १, २२;
 तै. १, १, १०, ५; जै. ९४; १४०;
 प. २, १०; गो. १, २, १३; याज-
 यान्चकार श. १३, ५, ४, १; ७, १,

१५; जै. १५७; १५९; १९८;
 याजयान्चक्रतुः जै. १३३; याज-
 यान्चक्रुः जै. १३७; गो. २,
 ६, १४; याजयिष्यति श. १२,
 ९, ३, ३; याजयिष्यन्ति जै. १३६;
 याजयिष्यामः ऐ. ४, २५; जै.
 १३६; १४०; याजयान् श.
 ३, ५, १, १४; याजय ऐ. ४, २५;
 शांआ ३, १; श. १, ६, २, ७; तै.
 १, ३, २, २; जै. १३९; १४०;
 १५७; याजयत ऐ. ४, २५; शां.
 ३०, ६; श. १, ६, ४, ११; ३, ५,
 १, १३; जै. ६१; १४०; १५१;
 याजयानि श. ११, १, ६, १७-
 १९; १२, ९, ३, २; जै. १९८;
 याजयाव श. १, १, ४, १५; १६;
 का. २, १, ३, १७; १८; जै. १३३;
 याजयाम जै. १३७; १९८; अया-
 जयत् ऐ. ४, २५; श. ११, १, ६,
 १७-१९; अयाजयत् श. १२,
 ९, ३, २; तै. १, ३, २, २; तां. १७,
 ५, १; जै. १३०; १३९; -१४१:
 १८६; अयाजयन् ऐ. ४, २५;
 ६, २५; ८, २२; श. ३, ५, १, १७;
 तां. २२, १४, २; जै. २, २, ५, १;
 याजयेत् ऐ. ७, २; ९; श. १, ६,
 २, ७; तै. २, २, ३, ३; याजयेत्
 श. ३, १, १, ४; ९, ५, २, १३;
 तैआ. २, १, १; १७, १; तां. १६,
 ३, ५; १३, १; १८, १, १०; ४, ५;
 ५, ३; ११; १९, १२, ३; १४, ३;
 १५, २; १६, ३; २०, ५, २; २२,
 १७, ३; जै. ९०; गो. २, २, ६;
 याजयेयुः श. ११, २, ७, ३२;
 याजयेयुः श. ५, १, १, १०; तै.
 १, ४, ७, ७; तां. ९, ८, १३; प.
 १, ६; गो. १, ५, ११; याजयेयम्
 जै. १४०; प. १, ६; अयीयजत्
 श. ११, १, ६, १८; १९; अयाज-
 यिष्यत् जै. १४०.
 ह्यक्षसि तै. २, ८, १, २. यक्षयत्-

यक्षयमाण- गद्र.

युजत् - जतः ऐ. १, ९; ३, ४७; ४८;
 -जताम् श. ४, २, १, ३३; -जन्
 श. १, ७, २, १६; -जन्तम् श. ३, ८,
 ४, १०; -जन्तौ तै. ३, १, २, १०.
 यजत्, त्ना - तः शां. २२, २; तै. २,
 ८, ६, १; -तम् ऐ. १, १९; ४, ७;
 शां. ८, ४; २५, १०; तै. २, ८, १,
 ३; ४; ७, ६; ३, ६, १०, ४; तैआ.
 १, २, ४; ४, ५, ६; ७; सा. १, ६, १;
 -तस्य तै. ३, ६, ३, १; -ताय
 शां. २५, ७; -ते तै. ३, ६, ३, २.
 युजत्र - -त्र श. ७, १, १, २३; तै. २,
 ८, २, ४; -त्र तै. २, ८, ५, ७; -त्रम्
 श. ६, ६, ३, ९; १०, २, २,
 ३; -त्राः ऐ. ५, १५; तै. २, ४, ४,
 ९; -त्राः तै. २, ८, २, २; -त्राः
 ऐआ. ५, १, १; तै. २, ८, ६, ५;
 तैआ. १, १, १; २१, ३; -त्रैः श.
 ३, ७, ४, ८; ९.

यजुथ- -थय तै. १, २, १, ११.

यजुथै श. ९, २, ३, ११; तै. ३, ६, ३, ३

यजनीय- -यम् गो. १, ३, १; -ये
 सं. ५.

युजमान, ना - -नः शां. २८, ५; श.
 ३, ५, ४, १६; -न श. १, ५, २,
 १; ९, १, ४; ३, २, ४, १५; ४, ३, ५,
 ८; तै. ३, ५, ४, १; १०, १; -नः
 ऐ. १, २, ९; १०; २८; २, १; २;
 ३; ६; ९; ११; १४; ३२; ३,
 ११; १३; १७-१९; ३८; ४१;
 ४४; ५, ३३; ६, ९; २७; ७, १०;
 १९; २६; ३०; ३१; ३३; ३४;
 ऐआ. १, १, २; २, ३; शां. २, १;
 ३, २; ८; ९; ४, १; ८; ७, १; २; ४;
 ५, ७; १०; ८, १; २; ३; ८; ९; ९,
 ४; १०, १; २; ४; ११, ६; १२, ३;
 ४; ८; १३, १; ५; ८; ९; १४, १;
 ४; ५; १५, १; १६, ११; १७, ३;
 ७; १८, ९; १४; २१, २; २६, ३;
 ९; श. १, १, १, १५; २, १२; ३,

२,८;१७;५, १७; ३,२,११; ४,
 १,२१;२४;५,२,२; ३,१८;६,१.
 २०;७,१, ११; ८,१, २९; ३९;
 ४४; २,४; ३,१;२;३; ४; ११;
 १४;१६; ९,१,१२; ३,१; २,१,
 २,११;३,४, ३८; ४,४,२५; ६,
 १,१८;२४; ३४; ४३;२,१६; ३,
 १,१,२;२,१,१७; ४,२२;३,१,
 ८;२,४; ३,१०; ४,१,६; २,१५;
 ५,४,१६;१७; ६,१,२०; ३,४;
 ७,१,११;१३; १६; ४, १०;८,
 १,९;१०; २,७; ९,१,६; २,१३;
 ३,४;४,१५; ७,१,१, १७; २,२,
 १०;४,६;७;२०; ५,४;३,४,६;
 ५,९;४,५,१९; २३; ५,२,३; ४,
 ८;८,११; ६,१,१; ५,१, ३,४;
 ४, २;३; ५, १५; २८; २, ५,
 ३; ७; ११; ३, ५,२; २७; ४,
 ३,४; ७; १२; ६, २, १, १७;
 २,१९; ३,१,२९;३,१६;२१;४,
 १,३;१२; ४,१८; ५,१,८;२,
 ३-५;६;११;१४; १६;३,३;५;
 ६,१,१२;२,७;३,११;४,७; १२;
 ७,१,२४;२, १०-१२;७, ३,१;
 ४;१२;४, १;८; १२; ७, १,१,
 २७;२,१,६;३,१;३, १,१२; २९;
 २,१०;४, १,५; १५; २१; २६;
 ३३;३७;२, १६;१७;१८; २०;
 २४;३३;३४;५, १,१२; २,३९;
 ८,२, २,७;३, ४,७; ९-११; ४,
 २, २; १२; ३,२०; ४,२; ५,१,
 ४;९;१०;११; १४; १५;१६; २,
 ७-१०; १५; १६; ३, ८;
 ६,१,१;३;१०; १५;२१; २३;३,
 ४;१०;२३;७, १,१३; २३;४,३;
 ९;१६;९,१,१, ३,२; २,१७;३४;
 २,१, १६;३, ८;९; १३; १९;
 २३;२९; ३३; ३५; ३, ३, २-
 ५;८; १७;४,६; ४,२, ९; १७;
 ४,१४; ५,१,८; ३१; ३५; २,
 ४-७;१६; १०, १,३, ७; ४,१;

८;९;१४; २,३,२;४, २;३;४;५;
 ६;५,१;२; १०; ४,१, १;५, ३;
 ११, १,५,४; ६;८,६; २,७,२४;
 २६;३२; ३,२,१;५,२,८; १०;७,
 १,१;२;३; १२,२, २,४;३,२,१;
 ४,२,५;९;३, ६;५, २, १;८;७,
 ३,१६;२०;८, १,१६; १७;२,६;
 २१;२३;२८;३१; ३६; ९,१,११;
 १३, १,१,४;४,१;३; ७,१;२,२,
 १;१०; ११;१६; ४,१; ५,१;३;
 ६,९;१०, १;११,२; ३,३, ७;४,
 १,८;१३;२,१५; ३,१;५,१,१७;
 २,३;२१;६, १,३;४; ५;६,२,४;
 ६;१५; १७;७, १,१; ८,१, १७;
 १७, १,१, ३२; ३, ३३; २,२,
 २४;४५; ३,१,३४; २,१; २५;
 ६, १, ५-८; का. १, १, २, ७;
 ३,४, १४;६, १,१२; १५; २३;
 २७;२८;२,८; २, १,१, ११; २,
 १,१४;२,८; ३,१६; तै.१,१,४,
 ३;५,२;९; १०;६,७; ३,३,२;५;
 ७;५, १;६, १; ३;७, ३; १०,
 २;१०;४,१, ३;४;५;६; ३,६;
 १०,१;२;३;५,९,५;६;७;८;६,
 १,२;७;२,५; ३,३;४; ५;६;८;
 १०;४, २;५, ३;६, ३; ७,३;४;
 ५;८;१;८;९,२; ७,१,५;४,४;६,
 ७;९,५;८, १,२; ५,३; २, १,५,
 २;११;९;३;२,५, ६;८,२; ४,३,
 १३;५,३,३; ६,१५, १;२;३,२,
 ३,६;५,२; ८,९;१०, ३;३,२,३;
 ४;५;३,४; ४,४; ६;३; ७; ८;
 ७,२;८;९; ८,१; ३;७; ९;९,
 १;२;३; १२;५,८, ३;१०, ४;६,
 १५,१;७, २,१; २;४; ५; ७;५,
 ११;७,११;१४;८, १०, १;१४,
 २; १५, १; १८, ४; ५; ६;
 २२,३;९, १,१;२; २,२-४;१७,
 ४;५; तैआ. ५, १,७; ४,७; ५,
 ३;७, १२; १०, ६४,१; तां. २,
 ७,७;३,१,३;३; २;८, ३;१२,३;

७,४,११;८,२; ५, १,१०; ३,५;
 ६,३,१२;७, १४;१५; १७;७,३,
 १२;२२; ७,२; ९,९, १३; १२,
 १०,१६; १३,९,१६; १७, ७,२;
 ९,१७;१०,८; १६, १५,९;११;
 १९,९,५; जै.११;४०;४१; ६२;
 ८६; ८७; ८८; ९३; १३९;
 १८४; जैउ. १, ६, ३,३; ३, ३,
 २,४; प. १,३; २, २;३; ५;६;
 ७;१०;७,१; गो. १, १, १३;
 १४;२८; २,१२; ३, २; ३;४,
 २०; २,१,१८;२,५;६;१५;१८;
 ३, ७; १७; ४, ८; १०; ५, ४;
 -नम् ए. १,१०;१३;३०; २,३;
 ४;६;१;१४; १८; २३;२४; ३,
 ७;१९; ३१; ३९; ४६; ७,४;
 ५,२;१७; १९; २१; ६, २;९;
 २५; २९; ३१; ७,५; २६;८,
 ११; ऐआ. १, १,२; २,३; ५,१;
 ५,१,५; शां. २,२; ५,५;६; ७;
 १०;८,४; १०,२;३; ११, १;३;
 ६;८; १३,६; १७,२;५; १७,५;
 १७,३; १८,५; शा. १,१,३, ७;
 ३,१, २६; ४,१६; ५,२,१५; ३,
 १९;२०; ७,४,१२; ८,१,२९;३,
 ५;११;१७;२०;९,२,१४; १५;
 ३२;२,२,१,२; २,७; ५,१,१२;
 ३,२,४, २२; ३,३,७;५,२, २५;
 ६,१,२५;७,१,१३; २१; ४,१०;
 ११;९,३,३०;७,२,१, १६;१७;
 २,१०;५,५; ९;४,५, २३; ६,७,
 १२; ५,१,४,४;२,२,२०; ६,३,
 २,३;६,४,७; ७,२,१,१०; ४,२,
 १९;४०;५,२,१७; ८,५,३,८;६,
 १,५;३, २३; ७,४,१६; ९,१,२,
 १५;२,३,३५;३,३,१६;१७; ११,
 ४,१,८;१६; २,२;९; १३; ५,२,
 १०;७,१,१; २; १२,५,२,१;७,
 ३,२२;८,१,२;४; २,५; ३,२६;
 १३,२,१,६;२,१५; ३,२;४,३;
 ६,९; ४,३,२; ३;४,२; ५,२,३;

१६; १४, ६, ८, ९; का. १, १, ४,
 १८-२२; २, १, १; २, ५; ४, ३,
 १०; २, १, ३, ५; तै. १, १, ५, ४;
 ८, १; ३, ७, १, ४, ५, ४, ५, १०, ४;
 ५; ६; ६, १, २; ३, ४-६; ७; ८; ५,
 ४; ८, ९; ८, ३, १; २, १, ३, ४, ८, ३;
 २, ८, २; ४, ३, ४; ६, ३, १; १३, ३;
 ३, २, ४, ४; ८, ४; ५; ९; ९, ११; ३,
 ४, ६; ६, ३; ७, ५; ८, ५; ७; ९, २;
 ३; ७, ४, १, २; १६; ६, १; ५; ८, २;
 ३; ८, ४, ३; ८, ३; ९, १, ३; ४;
 ४, ३; ५, २; १०, १; तैआ. ५, २,
 २; ३; तां. १, २, ६, २, ७, ८; ३, १,
 ३; ३, २; ४, ३; ८, ३; १२, ३; १३,
 ३; ६, ७, १७; २२-२४; ७, ७, २;
 ३, २, २; २, ४; ११, ११, ४; १२, ४,
 ९; १०, ५; ११, ४; १२, २-४;
 १३, ९, ९; १५, १०, ८; १६, १५,
 ११; १८, ७, ९; १९, ८, ६; जै. ११;
 १३; ६२; ८७; ९३; ११२;
 १८४; जैउ. १, १, ३, ७; ६, ३, ८;
 ११, १, ४; १८, ३, ४; २, ३, ३, २;
 ३, २, ५, १०; ११; ३, ३, ८; १०;
 १३; ४, ९; ४, ५, ७; ६, ६, ४; ष.
 १, २; ४-६; २, ३; ८; गो. १,
 २, १०; १८; ३, ८; १०; २, १,
 २४; २५; २, १; ३, ३, ४, ७; ५, ८;
 ६, ८; ९; -नयोः श. २, ५, १,
 ४६; का. १, ५, १, ३८; -नस्य
 ऐ. १, २; ११; १३; १५; २९;
 ३०; २, २१; २८; ३, २; ३; ७;
 १८; ५, १५; २७; ६, ९; २६; ३१;
 ३३; ७, ३; ५; १२; २१; २२; ८,
 २; शां. २, २; ३, २; ४; ८; ५,
 ६; ७; ९; ७, २; ८; ९, १; ५; १०,
 १; ११, १; ८; १३, ५; ६; १४, ४;
 १५, ४; १७, १; ३; १८, १; ६; श. १,
 १, २, २२; २, २, १७; ३, १, ६; २६;
 ४, २-४; ७, १, ८; ८, १, २९; ९, १,
 २१; २, ३, ४, ५; ४, २, १६; १९;
 २३; ६, १, ३, ४; ३६; ४१; ३, २,

१, १७; ४, २२; ३, ३, १०; ४, १२;
 १६; ४, ३, १८; ५, १, ३, ४; ८, ३,
 ७; ९, २, ७; ३, ४; ३४; ४, १, २,
 १९; २, १, २९; ४, १; ८; ३, २, ६;
 ४, ३; ५, ४, ८; ५, १, ४, ९; ६, १,
 २, १६; ३, १, १७; ५, २, २२;
 ६, १, २२; ३, ११; ४, १२;
 ९, ३, २, ७; ११, १, ४, ४; ८, ६;
 ४, २, १; ३; ७, १, १; २; १२, २, २,
 २; ४, १, ४; ९; २, १; ३, ४; ५; ६; ४,
 ४; ५; ५, १, १७; ८, २, ४; १३, १,
 ९, ९; ४, १, १५; १४, २, २,
 २८; ३, १, ३, ४; ९, ४, ३; का. १,
 ३, ३, १, ४; १६; १९; ४, १, ४;
 ६, १, २, ३; २, ४; २, १, २,
 १५; २, १, १, ४; तै. १, १, ८, ४;
 २, १, १; ४, १, २; ६, १, ९; ३, ६;
 ९, २; २, १, ५, ४; ४, ८, ५; ३,
 २, १, ६; ४, १; ४, ५, ९; ८, ८;
 ३, ८, १; १०, २; ७, १, ६; ७; ५, १, ३;
 ६, १; ७, २; ८, ४, ३; १३, ३; तां.
 १, २, ९; ३, ५; ११; १४; २, १, ३,
 २; ६, ३, १, ३; ७, १०, १६; १२,
 ४, १, ४; जै. २, ८; ३, ६; ६, १;
 १०, ७; १८, ४; जैउ. १, ६, ३, ३; ४,
 ७, १, ३; ८; ९; २, ७; ९; १८; ष.
 २, ७; ४, १; गो. १, १, १, ३; ३,
 २; ३; ५, २, २; २, १, ६; २, ४; २, ५;
 २, ६; २, ५; ३, ३; ६; ४, ८; ६, ९;
 १, ४; -ना तै. ३, ५, १, ३, ३; -ना:
 ऐ. १, १, १; २, २; ११; ३, ६; ४, २, १;
 ३, ०; ५, २, ५; ६, ४; १९; २, ०;
 २, ३; २, ४; ३, २; ३, ३; ३, ६; शां.
 १९, १, ५; २०, १; २१, १; ६; २, २,
 ६; ८; २, ३, ४; २, ४, ३; २, ५, ७;
 २, ७, ६; ३, ०, ७; शांआ. १, ४; श.
 १, ७, ३, १, ४; २, ३, ४, ४, ०; ४, १,
 २, १, ५; ६, ९, १, ९; ९, २, ३, २, ८;
 १०, ४, ३, ४; ११, १, ३, ७; १२,
 ३, ५, २; ८, १, २; १३, ५, ४, ३;
 १४, २, १, २; का. १, ४, १, २, ९;

त. १, २, २, ४; ५, १, २; २, ४, ४,
 ९; ७, २; ६, ३, १; ८, ८, ७; तैआ.
 ५, १, ६; ७; तां. ५, ६, ९; १४, ३, २, ०;
 जै. १, ८, ६; ७, ४, ३; गो. १, ४, १, ३;
 ५, २, २; २, ५, ७; ८; ६, २; ५; १, २;
 १, ३; -नात् ऐ. २, २; ६, २, ४;
 शां. २, ४; ८, ७; ११, ३; ६; श.
 ७, ४, २, २, ४; ९, ३, ३, १, ७; १४,
 ३, १, २, ४; का. १, १, ४, २, ३;
 तै. १, ३, ३, ४; तां. १८, ५, १, ६;
 -नात् शां. १, ५, ७; २, ५, ७; शांआ.
 १, ८; श. १, १, १, १, ६; ४, १, ४, ०;
 २, ३, ४, ४, ०; का. १, ४, १, २, ९;
 जै. १, ८, ६; -नानाम् शां. २, ६,
 १, ७; २, ९, १; शांआ. १, ४; जै.
 २, ०, ९; गो. २, २, २, ४; -नाय ऐ.
 १, २, ८; २, ९; २, १, ८; ३, ३, ८; ४,
 ९; ६, ३; ८, २; ऐआ. १, १, ४;
 शां. १, २, ७; श. १, १, २, १, २;
 २, २, ३; ८; ४, १, ४; ४, १, २, ४; २,
 १, ६; ५, ६; ५, २, २; ३, १, ८; ७,
 १, १, १; ८, १, १, ७; ४, २; ९, १, १; २,
 ३, ३; २, ३, ४, ३, ८; ३, ३, १, ८; ४,
 २, १, ५; ५, २, ९; १, ३; ७, ४, ९;
 १, १, ९, ४, १, २; ४, २, १, १, ६; १, ७;
 २, १, ३; ४, २, १; २, २; ४, ४, ९; ५,
 ३, ४, २, ७; ६, ४, २, ६; ५, २, ३-६;
 ७, ३, १, २, ९; ८, ५, ३, ८; ९, २,
 ३, ३, ८; १२, ४, ३, ४; ७, ३, १, २;
 १३, ५, १, १, ७; १४, २, २, २, ८;
 ४, २; ३, १, २, ४; ३, ०; ४, १, ३, ३;
 का. १, ४, १, २, ७; २, १, २, १, १;
 २, १, ३; ६; २, ८; ४, ५; तै. १, २,
 १, २, ७; २, ४, २, ३; ५, ४, ६; ७, ३;
 ४; ८, १, २; ६, १, ३; १०, २-४;
 १, ३, २; ८, २, १; ४, ६; ३, १, १,
 १, २; २, २; ४; ६; १०; २, १, ४; ३,
 ५, ४; ६, १, १; ८, २; ९, ७; ५, ३, २;
 ६, १, ३, १; ७, २, ५; ६; ४, १, ५; ५,
 ३; ६, ४; ६; १, ३; १, ४; १०, ५, १;
 तैआ. ३, २, १; ४, १०, २; ५, ४, ६;

८, ६^३; तां. २०, १६, ७; २१,
१०, १२-२०; २२; जै. २५^३;
जैउ. १, १८, ३, ६; प. १, ४; २,
३; गो. २, १, ४; ३, ९; -ने ऐ.
१, २८^३; २, ४^{१०}; ९; १०; २९^३;
३०; ३, १८; ६, २४; ८, २२; शां. ७,
२; १०; ८, २; १०, ४; ११, २; ३;
१३, ५; १५^३; १४, २; ४; १५, ५;
१६, १; ४; ७; ११; १७, २^३; ९; १८,
५; ३०, ११^३; श. १, ४, ५, ६; ७,
१, ७; ८, १, ३, ९; ४४; ३, ५; ३,
३, १, ६^३; ३, ७; ८, १, १२; ४, ४,
४, १४; ५, १, ३, ४; ५, २७; २८;
२, ४, १६; ६, ४, २, ६; ७, ५, १, ७;
१२, ७, ३, १२-१४; १३, २, ७,
१; ५, ४, १५; १६; १८; १४, ३, १,
२४; तै. १, १, १, ५; ३, ३, २; ३;
४, ५; ६, ७; ७, ६, ४; ९, २; ८, ५,
६; ३, १, १, २; २, १, ३; २, २; ८^३;
३, ३; १०; ५, ९; ६, ४; ७, ६; ८, ४;
९, १; ३, ६, ९^३; ७, ८^३; ९, ८; ८,
२२, ३; तैआ. ५, ४, ३; ४; ११;
६, १०; ८, ६; तां. ११, १०, ३;
१४, ११, ३; जै. ६२; प. २, ८^३;
गो. २, २, १५; ३, ७^३; ५, ५^३; -नेन
ऐ. ७, २६; श. १, ६, १, २१; ३,
६, १, ६; ८, १, १०; तै. ३, ३, ८,
४; ७, १३, ४; -नेभ्यः ऐ. ४, २०;
५, २२; तां. २, ३, ४; ९, ३; -नेषु
ऐ. ५, २२; शां. २२, ६; २६, १७;
२७, ४; २९, ८; -नौ सं. २.
यजमान-चमस- -म् ऐ. ७, ३३^३;
३४.
यजमान-च्छन्दस्- -सम् शां.
११, ६; १७, १^३; २^३; २६, १७.
यजमान-जनन- -म् ऐ. ३, १९.
यजमान-द्वैवत्य, द्यौर्- -त्यः श.
२, ३, २, ६; तै. १, ६, ५, ३; ८, ३, १;
३, ९, ५, २; -त्यम् तै. २, २,
६, ४; -त्या तै. ३, ३, ५, ४; ७, ९;

९, ७; ९, १०, १; -त्यानि श. १, ६,
१, २०.
यजमान-भाग- -गः ऐ. ७, २६^३;
श. २, ४, २, २४; ११, ४, १, ११;
का. १, ३, ३, २०; गो. १, ३, १०;
-गम् तै. ३, ३, ८, ६; -गस्य,
-गा३म् ऐ. ७, २६.
यजमान-मा(→त्र)त्रा- -त्रा प.
४, ३.
यजमान-लोक- -कः ऐ. ३, ४६;
शां. ८, ३; २^१, ७; जै. १४७; प.
१, ३; -कात् श. ८, ५, ३, ८;
-क्रे ऐ. ३, ४६; श. ८, ५,
३, ८.
यजमान-वश- -शः ऐ. ३, १३.
यजमान-शब्द- -ब्दः ऐआ. ५,
१, ५.
यजमाना(नऽआ-)ह्माहुति- -म्
श. १२, ५, २, १३.
यजुस्- -जः श. ४, ६, ७, १३.
यजिष्ठ(-पट्ट+इष्टम्)- -ष्टः शां. २६,
६; श. २, ३, ४, १४; का. १, ४,
१, १२; तै. २, ५, ४, ५; ३, ५, १२,
२; ७, ११, ५.
यजीयस्- -यान् ऐ. ७, ९; तै. ३,
६, ३, २; ४; १०, १; ३.
यजुस्- -जुः ऐआ. २, ३, ६; शां. ६,
१२; १३, ४; शांआ. ४, ६; श. १,
१, ४, ९, ३, १, ३; ७, ४, २०; २, ३, ३,
१७; ३, १, १, ११; ४, १; २, १, ३७;
३८; ३, ३, १६; ४, १, १, २०; २, २,
७; ६, ७, १३; १४; १, ५, १७; ६,
१, २, ३१^३; ३, १, ११; २, ८; ४, २,
४; ३, १०; ५, १, २^३; ५; २, ६^३; २२;
६, २, ५; ६; ३, १; ५; ६; ४, ९; १०;
७, २, ३^३; २, ८; ८, १, ७; १०; ११;
७, १, १, २८; २, १७^३; २, १,
२०; २, १०; १३; १९; ३, १,
२१; ३१; ४०^३; ४, २, ५; १४;
१५; ३९; ५, १, ४^३; ३, २१;

८, १, १, ६; ४, ५^३; ३, १, ८; ५, १,
८^३; ६, १, ५; ३, २२; २३; ७, १,
६; ९, १, १, २४; २, १६; २७; २८;
२, १, २; १७; २, ७; ३, २१; २२; ३,
२, ५; ३, ३, १४; ४, ४, ३; ४, ६; ५,
१, ४६; ४७; ५०; १०, १, १, ३; ४^३;
६; २, ४, ६; ६, १२; ३, ५, १^३; २^३;
३; ४^३-७^३; १५^३; १६; ४, १, ४; ५,
२, २०-२२; ४, १५; १८^३; ११, ५,
४, १८; ७, १०; १३, २, ७, १^३;
८, २, ७; ४, ३; ४; १४, ८, १४, २^३;
का. २, १, ३, १३; २, २, १२; ४, ३;
तै. १, ३, १, ५^३; ४, ३, २; ३, ७, ६,
१८; तैआ. २, १०, १; ११, १; ३,
१२, ४; ५, २, ३; ६, १२; ७, २; ७;
८, ३, १; १०, ६३, १; जै. १८६;
जैउ. १, ८, १, ९; २, ३; १३, १, २^३;
३, ६, ८, ५; प. १, २; ४, ७; गो.
१, १, २३; २४; ३५; २, २, ६; ४, २;
-जुःषु श. १, २, १, ७; ३, ५, २, ११;
६, १, १७; ४, २, ३, ८^३; का. २, १, ४,
५; -जुभिः श. ३, १, १, १२^३; ५, ३,
२२; ४, ४, २, ७; ६, ७, ४; १६;
१८; ९, २०; ५, ५, ५, ५; ६, ३, १,
३; १०; ४४; ७, ३, १, ४०^३; ८, ६,
३, ७; ७, २, ३; १०, २, ६, १३; १२,
८, ३, ३०^३; १४, २, २, १८; तै. २,
६, ५, ७; तैआ. ३, ८, १; ४, ९, २;
५, ५, ३^३; ८, १; १०, २; गो. १,
२, १६; २, २, १४; -जुभिःऽइव
श. १, ९, १, ३; ३, ८; -जुभ्यः
श. ४, २, ३, ७; १४, २, २,
१८; तै. २, ३, २, ४; प. १, ५;
-जुपः ऐआ. १, ३, २^३; श.
१, २, २, १; ३, ३, ३, १६; ५, ४, ४;
४, १, २, २१; १०, ३, ५, १२; १४,
८, १४, २; का. २, २, १, १; तै. ३,
२, ६, ३; जैउ. १, ८, १, ९; २, ३;
७; -जुपा ऐ. १, २९^३; २, २७; ५,
३२^३; ३३; ८, १३; १४^३; १८; १९^३;

† 'वृ' इति W.- मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

ऐआ. १,३,२; शां. ६,१०,११; १२; श. १, २, १, २२; ४, २०; ३, २, १८; ९, २, २३; २, १, ४, ६; १०; ३, १, १, ४; ३, १६; ३, २, १६; ४, १, ७; ८, ३, ३२; ४, ५, २, ४; १०; ६, ७, २; ८; १३; १९; ७, १, ५, ७; १०; १५, ५, ५, १५; ६, ४, ४, ९; ५, २, ६; ९; ४, १०; ११; ७, १, १, १५; २, २, १३; १९; ४, २९; ३०; ८, ५, ४, ११; ७, २, ३; ९, १, २, १६; १०, २, ६, १९; ३, ५, १, २; १६; ५, १, १; २, २१; ११, ५, ८, ७; १२, ४, १, ९; ८, ३, १८; १३, ८, २, २; ७; ३, ६; १४, १, २, १८; २, १, १; का. १, १, ४, ५; १०; २, १, २, १५; ४, २०; २, २, १२; ४, ३; तै. १, १, ६, ९; ३, ५, ३; ६, ५, ५; ८, ८; ८, ५, ५; २, १, २, ८; ३, ९; ४, ६; ९, १; २; ४, २, १; ३, १, २, १०; २, ४, ६; ३, ४, ४; ६; ७, ६, १३; १४, १; १०, ९, १४; तैआ. ५, ३, ४; ९; ८, ११; ६, १, १; १०, १३, १; ष. १, ५; ६; गो. १, १, ३५; ३९; २, ९; ३, २; ९; १५; ५, २४; २५; -जुषाम् शां. ६, १०; शांआ. १४, १; श. १, १, ४, २; ५, ५, ५, ९; ९, ५, २, १२; १०, ४, २, २४; ५, २, १; १३, ४, ३, ६; का. २, १, ३, ८; तै. ३, १२, ९, १; तैआ. १०, १३, १; जैउ. ४, ११, ३, १३; गो. १, १, २९; २, २४; ३, १; ३; ५, २५; -जुषि शां. ६, १२; श. ६, ४, ४, ७; जैउ. १, १४, २, ७; गो. १, १, २३; २, २१; ५, १०; -जुषी श. ७, १, २, १८; २०; २२; ९, ४, ४, १३; तै. ३, १२, ५, ५; -जुषे श. ३, ६, १, ४; -जुषेऽजुषे श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६; तै. ३, ३, ४, ३; -जूः ष. १, २; -जूषि ऐ. ८, १२; १७; शां. ६, १०; शांआ.

३, ५; श. १, १, २, ७; ८; ३, १, ४, १; ९, २, १७; ४, ४, १, १३; ३, ११; ५, १९; ६, ७, १; ३; ५; ७, १७; १९; ५, ५, ५, १; ३; ६, ३, १, २०; ४३; ५, ३, ४; ११; ४, ५; ७, २, ६; ८, १, १; ७, १, २, १६; ८, ५, २, १७; ९, १, १, १६; २१; २२; २६; ४४; २, ३, ११; ३, ३, १९; १०, २, ४, ८; ६, १२; ५, १, २; ५; २, १; ६, ५, ५; ११, ५, ६, ५; ७, ५; ८; १२, ८, ३, ३०; १३, ४, ३, ६; १४, ८, १५, २; ९, ४, ३३; का. २, १, २, ८; तै. १, २, १, २६; २, २, ४, ३; ३, २, ४; ६, ५, ८; ३, ७, ७, ८; १०, २; १२, ५, ५; ८, १; तैआ. २, ९, १; १०, १; ११, १; ५, ४, ७, ८, १३; ७, ५, २; १०, १३, १; २२, १; जै. ३७; ११७; जैउ. १, ३, ३, ३; १६, २, १; १७, २, २; १८, २, ३; ७; गो. १, ५, २४; २५; २, २, ११. यजुर्-ष् ← यजुस्- यजुरेकशत-विध- -घः श. १०, २, ६, १२. यजुर्मय- -यः ऐ. १, २२; शांआ. ४, ६; श. ११, २, ६, १३; गो. २, २, ६; -यम् शांआ. १, १; ४, ६; श. ४, ३, ४, ५; १०, ५, १, ५. यजुर्युक्त- -म् तैआ. ४, ४, १. यजुर्विद्(√१विद्)- -दम् गो. १, २, २४; ३, १. यजुर्विद्या- -द्या श. ४, ६, ७, १४. यजुर्वेद- -दः ऐ. ५, ३२; ऐआ. १, ३, २; श. ११, ५, ८, ३; १२, ३, ४, ९; १४, ४, ३, १२; ५, ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११; जैउ. ३, ४, १, ७; ष. १, ५; ४, १; गो. १, २, १६; १८; १९; ५, १५; २५; -दम् ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ३; श. ११, ५, ८, ६; तै. ३, १२, ९, २; ष. १, ५; गो. १, १, ६; १८; २९; ५, १७; -दस्य ऐआ. ३, २,

५; शांआ. ८, ८; जैउ. १, १, १, ४; -द्वात् ऐ. ५, ३२; श. ११, ५, ८, ४; जैउ. ३, ४, १, ८; ष. ४, १; गो. १, १, ६; -द्वै तै. ३, १२, ९, १; गो. १, १, २५; -देन श. ११, ५, ८, ४; ६. यजुष्कृत- -तः श. १, २, १, ६; ३, ७, १, ८; -ता श. ३, ८, २, १३; ७, ५, १, २९; -तायै श. ६, ५, ३, ६; ७. यजुष्कृति- -स्यै श. १३, १, २, १; तै. ३, ८, ३, २; तैआ. ५, ७, १. यजुष्टुम्(ः) ऐ. ५, ३२; ३४; श. ४, १, १, ७; ४, १, ११; ६, २, १; ५, १, १, १०; १०, ४, १, १५; २१-२३; ११, ५, ८, ५; ६; जैउ. ३, ४, ३, १; ष. १, ५; गो. १, ३, ३. यजुष्म(त्→)ती- -तीः श. ६, १, २, २४; ८, ७, २, ८-१०; १०, ४, ३, ५; ८; ५, ४, ४; -तीनाम् श. १०, २, ६, १८; -तीभिः श. १०, ४, ३, १२; -तीम् श. ८, ७, २, १८; १०, ४, २, २७; ३०; -त्यः ऐ. ५, २८; श. ६, १, २, २५; ७, ३, १, २५; ४४; ८, ७, २, ८; १८; ९, १, १, ४३; ३, ३, १८; ४, ३, ९; १०, २, ६, १७; ४, २, २; ३, १४; ५, ४, १-७; १०; १२; १४; -स्या श. ७, ४, २, ३६; ८, ७, १, १२; ९, ४, ३, ४. यजुस्तेजस्- -जाः श. १०, २, ६, १२. यजू(-जुष्उ-)-दर- -रः शांआ. ३, ७. यज्ञ- -ञ् ऐआ. २, ३, ४; तै. २, ५, ८, १२; ३, ७, ६, १९; -ञ्ज तै. ३, ७, ५, ११; ६, २०; जै. १२२; -ञ्जः ऐ. १, २, ३; ४; ५; ७; ८; ९; ११; १३; १५; १८; २८;

२,७;१७;२०; २४;३१;३२;३४;
 ३७;३९;११; १३; २३; ४५;
 ४९; ७, १२; २६; २८; ४, ४;
 १८-२१; २४; २६; ३३; ३४;
 ६,९-११;१९; २३; ३१; ३५;
 ७,२;४;५;१९; २२; २६; ३४;
 ऐआ. २,३,३; शां. १,३;८; २,
 १;७,२;५-११; ६,१०;१२; ७,
 ३;६;७;९;८,३; १०,१;५; ११,
 ८; १२,१;३; १३,१;२; १४,१;
 १५,१;१६,५;८; १७,७; १८,८;
 १४; १९, ४;७; २२, ७; २५,
 ११; १२;१३; २६,३; २७,१;
 २८,९; शां. १, १, १, १२; १३;
 २२; २, १; २; ७; १३; १६;
 २१; ३,१; ४,१;३; ८;९; ११;
 २३; २,२,१७; ३,३; ४; ४,५;
 ५,९;१२; १३;१४; २६; ३,१,
 २;१२;२०;२१; २,१;२; ४;६;
 १६;१८;३, ५;१०; ४,१६; ४,
 १,१;३८; ३९;४०;४,१४; ५,
 २;३;५,१,१; २,१;६;७; ८;९;
 १५; १६; १७; ३,२१;२३; ६,
 २,३;४;६;७,१,५;९; १४; १५;
 २१;२,८;१०; ३,२६;२८; ४,४;
 २०;८,२,७; ३,९;११; ९,१,२;
 ४;११; २७; २, २५; २६-२८;
 ३२;३,९;२२; २,१,१,१२; ३,
 ९;४,१९; २१; २,२, २-५;
 ६;३,६; १६; २८;४, १३; १४;
 ३,१,१८; ४,५; १०; ४, २,१;
 २४;५,१, २१;२,४८; ३,१८;६,
 १,४२;२,१९; ३,१,३,१७;२५;
 २६;२७;४,१;२; ४;५;९;१४;
 १५; १६; २१; २३; २,१,८;
 २५; २८; ३८; ३९; २,३;४;
 ७; ९; १२; २९; ३०; ३, ८;
 ११; १२; ३, २, १६; ३,५; ४,
 १७; ४, १, १४; १७; ३, १४;
 १६; १९; ५, १, २३; ३४;
 ३,१;६; १२;१७; ६,१, २२;३,

३;१०;१६;४,२;९; १८; २१;७,
 १,१६; ४,७;८, २,२; ३,३; ७;
 ५,१;११;९,२,११; ३,३;५;२८;
 ३३; ४,५; ११; २३; ७, १,१,
 ६;७;१५; १६;२, ७;२५; २६;
 २,५;२,२,१०; ११; ४,१६;२०;
 २१;५,४;१०; ३,३, १२;४,२;
 ३;४;६; ५,८; १५; ४, १,२;४,
 ३;५;१३;१४;५,१९; ५,१,५;७;
 १३;१४;१५;१६;५,१; १२;६,
 १;७,१;३; ५;७;८; ८,५; ६,९,
 २१;५,१,१,२;११;२,११;१२;
 ४,१;२,१,२; ४;२, १५;१८;३,
 ६;३,१,१;२,४;३, १५;४,२२;
 ५,१;४,४, २४; ५,१; १८-२१;
 २३;५,१,८;५,१०; ६,२,१,७;
 २,२६;४०; ३,१, २; १८;१९;
 ४,१,६;९;३, ९;५, २,१;६,१,
 ११;१४;२२;७, १,६;२, ११;
 ७,२,२,४;३, १,३;३; ३४; २,९;
 ४,१, ३०;५, २,२; ८, १,२,
 १०; ४,३,२; ६,१, १०; ११;
 १९;७,३, २१;४,१५; ९, १,१,
 १६;२,३९; २,३,८; १०;११;
 २०;२७;४४;३,१,२;२,७;१०;
 ४,१०;४, १,११; ४,१५; ५,१,
 २०;२१;३१; ४४; ५६; १०,२,
 १,२;२,६; ५,४,१५; ११, १,१,
 १;२,३;४;५-८;३, २;४;४;४;
 ६,३६;८,२;३; ६; २,१, १,२,
 ५;३,७;९;७, १;२५;५,८,५;
 ६,३,९;७,४,४; १२,१,१,१,२,
 २,१४-१८;१९;२०-२२;३,१,१;
 ४,१,४;५;६,१,१;३;४;५-३६;
 ७,२,१३;८,१, २;१८; १९;२,
 २४;३,३;९;२१; २५;३०;९,१,
 १;३,७;१०-१२; १३, १, ६,३;
 ८,८; २,१,१; २,१; ९;६,२; ३,
 ३,७;६,६; ७;७, १-१२;४,१,
 ७;५,१, २;१६;३, ९;१०; ६,१,
 ७; १७, १,१,६; १८; २०;२१;

३२;२,२;५;९; १४;१८;३,१;
 २;७;१२; १८;४, ८;२, १, १४;
 १५;२,१७; २१; २४; ३, १,९;
 १५;२५; २९; ३४; २, १; १५;
 १६;४,२,३१;३,२५; २६;६,९,
 ७; कां. १,१,८;४,१९;२१;
 २,२,१;२-५;३,४; १३;२३;४,
 १०;३,१, ११-१३;३, १; २०;
 ४,१,४;८;५,१,३८; २, १७;६,
 १,२८;२,८; २,१, १,९; १०;२,
 १;३;८; १२; १५; ३, १;८;
 १३; १५; २४; २, १, १४;
 १७;१८;१९; २,४;३, ८;११;
 १२;२३;४;२;९; तां. १, १,२,८;
 ८,४; २,५,१;३, २,३; ५;३,१;
 ७,१;८,५; १०, १; ९; १०;४,
 ३,६;६,१;६,१, ६;३,८; ७,१;
 ८,१,२;७,२; २,१,३,४;९,२,
 १,६;२,५;६; ७,४; ११, ६;३,
 ५,४;५;४, ३,२; ८,५;५, ५,१;
 ८,८;६,३;४;५;७;१०,२;११,
 २;३;८,१,६; ३,१,६, ७; २,१,
 ४;२,३;३,१;१२; ४,१;५,६-६;
 ११; ६,१;७, ४;८, ३; ५; ३,४,
 १;५;६,५; ११;७, ३;४; ५;६;
 ७;८;८,१०; ९,१०;७, १,२;२,
 १;७;४,१; १२;६,११; १३;१८;
 १०,२; ४; ११, १;५; ८,९, ४;
 ११,२;१४, १;१७, ३; २१, १;
 २३,१;९,४, ४;५,५; ८,३;१८,
 २;१९,१; २;३; २०, १;१२,
 १,१;२,४;५; ९; ५,१; तांआ.
 १,२६;३,२,१,१;१३, १;१७,१;
 १९,१;३,७,१; १५,३; ७, १३;
 १;५,२,६;७; ११; १३;३, २,
 ४,२;६;११;६,३;७,१०; ६,५,
 १;१०,३१, १; ६,२, १; ६३,१;
 तां. ७,२,११; ५,७,६;६, ३, १;
 २;४;४;५;७, १०;१२; १८; ९,
 २२;७,२,४;५,६; ८, ३,३; ६,
 ५;१३;९,१८; ९,५,११;६,१०;

७,५;८;१०;९,१५; ११, ४,५; ५,२;२८; १३,३,२; ५,५; ११, १८; १४, ३, १०; ५, ९; १५, १०,४; १६,१,५; ६; ८,७; ९, २;१०,४;१५,४; १८, ९,४;१९, २,५;७,५;१३,१; २०,१५,१२; २१,४,६;१३,७; २२,३,२;१०, २;१४,६;१८,२; २३, ८,२;३; जै. १५;१७;२७; ३१;४६; ४७; ५८; ६१; ६२; ६३; ८६; ९१; ९२;९३;१२२; १२७; १२८; १३०;१३२;१३९; १५०; १५३; १६४; १६९; १८५; २००; २११; जैष्ठ. १, ५,१, २; ३,४, २,१;४; ७;३,१; ४,२,१,१; ७, १,१; १२,१,७; ८; २,३;५; ष. १,३;४;५; ६; २,७;९; ३,१; ४,१; गो. १, १,२२;३३; ३७; ३८;३९; २,९; १०; १४; १६; २४;३,१;२;३; २०; २२;४, १;६;२०;२४; ५,२१; २५; २, १,२;४;११;१२; २,३;५; ६; १०;११; १५; १८; २०; २४; ३,८;९;२०; २३; ४,४; ६;७; १२;५,४; ६,१; ५-७; ९; १२; १३; -ऋःऽइव एआ. ५, १, १; श. २, ३,१, २१; तां. १४, ३, १०; -ऋःऽऋः श. ९, १, २, ३९; -ऋम् ऐ. १,३; ४; ७;८; १३;१६;१८;२८; २९;३०; २, १; २; ४; १०-१२;१५; २०; २४; ३१; ३२; ३२; ३, ११; १३; ३१;३८;४५; ५०; ४,३२; ५, ४;६;१४; १६; २४;३२; ६,३; ४;८;१७; १९; २२; २३; ३२; ३३;७,१;२;५; १९; २२; २५; २६;२७; एआ. १, १,४; २,३, ४;५,१,५;२,१; शां. ४,२;११; ६,१०;१३; १५; ८,२;३; ९,५; १०,२;३;६; १२, १;३; १३, १; १४,३; १५,१; १६,५; १८,९;

१२;१४;२१,२; २२,७; २६,६; १०;१४; २८,१;२; २९, १; ३; शांआ. १,१; श. १,१,१, १२; १३;१७;२२; २,१; २; ३; ७; १६;३,७;४,९; ११; १७; २,१, ५;६;२,७; ५,३२०;२५;३,१,५; १२;१७; २१; ४,६; ९;१६; ४, १,४;३०;२,३;११;४,१; २;७; ८;१४;१५;५,१; ५,१,१;२;३; ९;२,१;७;१०;१२;१३;३, २१- २५;६,१,१०;१३; २,१;२;५;७, १,४;११; १५;३, २६; २८; ४, १९;२०; २१; २२; ८,१, १६; १८;२८;२,१;८; ३,७; २७;९, १,२;४;२०;२, २७; २८; ३२; ३५;२,२,१;३,१,१८; ४,१०; ४,४,४; ५,१, ७; ३,१८; ६,१, ४२; ३,१,३,१; ११; २५; २६; २७;४,३;४; २१;२,१,८; १८; १९;३०;३६; ३७;३८;३९; २, २;३;६; ७; ८;११; १२; १४; २८; २९; ३,१; २;३; ४;५; ६-८;११; ३,३,१६; ४,२; १७; ३०; ४,१, १७; १९; २२-२४; ३, १४; १५; १६; १९; ५,१, १३; १५; २५; ३, १०; ११; १२;१५;१७; ६,१,२७; ३,१; १६;७,१, २७; २९-३२; २,२; ८,१,२;२,२; २०; ३,१०;५,१; ९,२,२;३,५;१०; १४; ४,५;६; १६; ४,१,६;७; ५,१३; १७; २,१,३२; २,९;१०; ४, १२; १९;५,४; १३; ३,२,५; ६;४,१; ५;२२;४,१,६; ३,१;४,६; १२; १३;१४;५,१९;५,१, १३;१४; १६;२,१८; ६,५;७,५; ८,५;६; ६,१;२-४;५; ६; ७,४; १३; ८,१;९,२१; ५,१,१, १०; १४; १६;४,१०; २,१,८; ३,६; ४, ३,२६;५, १८-२३; ५,१,९; ५, ५;१८; ६,२,१,७; २, २६; ३८;

३,१,१८;१९; २०; २९; ४,२, ६;६,१,२२; ७,१,१,२५; २,२, ४;२१;३,२,५;६;९; ४,१,३७; ५,१,१०; ८,६,१,१०;१९; ३, २४;७,४,१५; ९,१,२,२७; २, ३,२;३-५;८; ९; १०; २७; ५,१, १८; १९; २०; २३-२६; ३१-३३;४८; १०, १,३, ८; २, २,२; ११, १, २,१; २; ४,४;६, १६;१७;८,३;५; २,३,७; ५,९, ४;५; १२; ७,२,६; ८,४,२; ४; १२,१,१,१०;३,१,२;४,१,४;५; ६,१,२; ३७; ३८; ७,२, १३; ३,६;८,१,२;४;२,१; १७;३,२; ९,२,११;३,१०; १३, १, १,४; २,१; २,२,१; ३, ३, ८; ६, ७; ४,२,६;९;१२;४, ११;५,४,२१; ६,१,२; १४,१,१,१५; १८;२०; २१;२, १५; ३,१; ७; ४,८; २, १,१५; २, १७; १९; २१; २४; ३,२, १५; १६;६,१, ११; ७,१; का. १,२,२,१;४,१०; ३,१,११; ३,२०;४,२;४,१,८; ३,५;५,२, १७;६,१,२८; २, १,१, ९;१०; १२;२,१; ३;५; ९; १२;३, ५; १३;१५; १९; ४, ३; ४;२, १, ६;१९; ३;५; ९; २०; २२;४, ५;९;१४; तै. १, २,१,१४;५,१; ३,४,४;५;१०, २;४, ३,५;६;४, ३;५;६;१०; ११;५,२; ४;७, ७;५,४,१;२;६, १,६; ३,८;८, ९;७,१,४; २,१,४,९;२, १,६;२, ६;७,३,८,१; ११,५;४,१,१;६; २,३; ३,१;३; १२;१३; ५,७;७, ६;८,४-६; ५,४, ५;६; ५,१;८, ८;६,३,१;४,१;८,२;१०, ४;१३, २;३;१८, ४;७, १०,२; ८,१,२; २,१;३,७; ८;४, ४;८, ५;१०; ३,१,१,२;४;६;७;९-१२; २,४; ६;७;१०;३,२; २,२,३; ३,१; ४,२;५,३; ६;१०; ६,२; ७,४;

८,७;३,३,१;५,४,१; ६,१;११;
 ७,३;५; ८,१०;११;९,११;१२;
 १०,१;५,८,३;९,१;१३,३;६,२,
 १;२;३,१;३;३,४;७,१;१३,१;
 १४,३;७,१,३; २,१;३; ४,१;६;
 ७;१२;१५;६, ३;४;९; १३;१६;
 ८,२; १०,३;८,१८,६;२३,१;९,
 १,१; ५,५;२२,३;१२,२, २;३;
 तैया. १,२७,१; ३,४,१;११,३;
 १२,३;७; ७,२, २;९,३; ९,२,
 ७; १३;७,६;८,३; ९,४; ८,५,
 १; १०, ५,१;८,१; ६३,१; तां.
 २,१६,३; ६, १,५;६; ५, १५;
 ६,१९; ७,११; ९,२२;७,२,१;
 ८,३,३;४; ५,४; १६; ६,२; ३;
 ४;६;७;१०;९,१७;११,४,५;५,
 २;२८;१३,३,२;१२,३;१७,१२,
 ७;१७,९,१४; १०,४; १६,१३,
 ६;७; १२; १८, १,३;९,४; २०,
 २,४; २१,१०,१२; १८; जै. ८;
 १२;१९;२७;३१;४७; ६२;८६;
 ८७; ९२;१००; १०२;१०८;
 १२९; १३२; १३३; १३६;
 १३७;१४१;१४३;१४६; १४७;
 १५३; १५४; १५८; २००;
 २११; जैट. १,३, ३,३; ७, ६,
 १,८; २,६; ५. १,२; ४,५; मं.
 १,१,१; २, २, १९; गो. १, १,
 १२;१३;३९;२,९;१०; १६;१९;
 ३,१; २;१९; ५, २४; २, १,
 १-३; ४; १२;१८;२,५; १०;
 ११; १३;१६;१७; १८; २४;
 ३, १२; १७; २२; २३; ४,
 ३; ७; १६; १७; ५, ५;६; १५;
 ६, १; ४; ५; ६; ११; -अस्य
 ऐ. १,१;४;८; ११; १३; १६;
 १७; २१; २५; २६; २८;
 २९;३०;२,१;२,५;११; १२;
 १३;२१;२२;२८; ३२; ३,१०;
 ११;१८;३१;३८;४७; ७,१३;
 २६;३२; ५,९; १४; १७; ३२;

३३;३४; ६,४;१७; ३३; ७,४;
 ५; ऐआ. ३, २, ३; शां. १, १;
 ३;४;२,१;२;३,२;४;९; ७,१;
 ५,९;६,११; १२; १३; ७,९;
 १०;८,१; ३;४; ६;७; ९,२;३;
 ४;६; १०, १;३; ५;६; ११,६;
 ८; १२,२;७; १३,२; १७, १;
 १६,८;१०;१८,१;६; ९;११;१४;
 १९,४; ७-९; २२,२; २३,४;
 २७,१३; २६,१;३-६;१०; १५;
 २७,६; २८,१; २९,१; ३०,५;
 शांआ. १,४;८,३;१२,१; वा. १,
 १,१,३;४,१;३; २,१,२;२,५;
 ९;३,१,११; १२; ३,१२; ४,१,
 ३३;३५;३८;४,८;९; १०;११;
 १२;५,४;५; ५,१,३;१२; २,
 ११;१४;१६; ३,१३; ६,१, १०;
 १३; १६-१८; २,१;३; ३, ३८;
 ३९;७,२,९; ३,७; १५; १७; ४,
 ९;११;१८; १९; ८,१,९; १६;
 १८;२९;३७; ४३; २,२;३;५;३,
 २७;९,१,१;२-४; १०;१८;२२;
 २३; २४; २५; २६-२८; २,३;
 ५;३०;३५;३,४; २, १,२, ११;
 २,२,२;४,१४;३,१, ३७;३८;४,
 ३८;४,४, २३; ५,२, २९; ६,१,
 १३;२५;३३; ३,१,१, १२; ३,
 १;६;२३; २८; ४,३; ६; ७;९;
 १५;२,१,७; २६;२८;३५; २,
 २;११; १२; १४;१५; २८; २९;
 ३,७;९;१०; २०;२३; ४,१२;
 २०;३,४,१८;३१; ४,१,१;१५;
 १६;१७;१९;२६; ३,१२; १५;
 १६;१८; ४,१;५,१, १०; १२;
 १८;२३;४,१;८; २४; ६,४,२०;
 २७;७,१, १७; २६; २७; २८;
 ४,७;८,२,२; ९,२,१;४;६; १०;
 ३,१२;१३;१४;१५; १८;१९-
 २३;२४; २९; ३०; ४,५;९;७,
 १,२,१५;१६; २५; २६; ३,११;
 ५,१५;१६;२३,१०;११-१४;

५,३;१७-१९; ३,४,२; १४;४,
 २,९;५,२; २०; ५,१,५; ९;२,
 १०;७,३;६;९;१०,४; ६,३,२;
 ८,२;५,१,१,१०; २,१,८; ३,६;
 ५,४,१७;३२; ६,५,२,१; ३,८;
 ४,१५;६,१, २२; ७,३,१, ३३;
 ४,१, ४२; ८,७,४, ६; ९,२,३,
 ३१; ५,१,१९; २२; ३३; ४८;
 ५६;२,१६;१०,३,५,८; ५,२,६;
 ११,१,२,२;३,२;४,४;८,६;२,३,
 ९; ६,१;४,१,१५;४,८; १२;
 ७,४,२; १२,१,१, १०; ३,३,२;
 ३;४,१,५;८;२,१;६,१,२; ३८;
 ३९;७,२,१२; ३,१५; ८, १,
 १७;२,४;५-७;२३;३,९; ९,३,
 ५;६;१६; १३,१,१,४; २,१;३,
 ४;७;६,३;२,२,९; ३,३, १०;६,
 ६;४,१,७; १३; ५,३,६; १७,१,
 १,४;१८;२०;२१;२,१;९; १०;
 १२;१३;१९;२१;३,२;११; १५;
 २४;३१; ४,१२;२,१, ११; १२;
 १३;१४;१९;२,११; १४;१६;
 २०; २५; ३५; ४३; ४९; ५०;
 ५२;५३;१,२;९; १३; २,२-
 १४; १८-२०; ६,१, ५-८; का.
 १,१,२,७;२,२,१; ४,१०; ३,१,
 २६;२७;४,१३;४,१,२७; ५,१,
 २६;६,१,१०;१६; २२; २,१,१,
 ३;३,८;४,१; १६; २,१,४; ७;
 ४,८;९; तै. १, १, ६,४; ६; ६;
 ११;२,३,४;५,३; ३,२,६;३,१;
 ४,५;७,२; ४,३,४; ५;४, २;३;
 ६;७; ५,४,२; ११,४; ६,२,३;
 ५,५;६, ५;६; ९,३; २,५; ६;४;
 ६;२,१,३,५; ४,९; २,२,६; ६,
 १;३;४; ४,२,५; ३,९;६, ७;
 ७,११;८,१;५,३,२; ६,८,१; ३;
 ४;७, १२,६; ३,१,१,२; २,२,
 २;४;५; ३,१; ६; ४,१; ९,१५;
 १०,१;२३;३,५;४,२; ३;६;६;
 ११;७,१०;८,७; १०; ११,९,

६; १०, ४; ५, २, ३; ७, १; १, ३;
 ५, १; ७, २; ७, १, २; ९; २, ५; ४,
 ११; १३; १४; १७; ५, ६; ११; ६,
 २०; ८, ३; ११, ५; ८, ३, २; ६,
 ५; ८, ३; ९, ४; ११, १; १०, ८, २;
 तैआ. २, १, १; १४, १; १५, १;
 ३, ५, १; ९, २; ४, २, ६; ५, १, ७;
 २, ४; ५, ६; ७; ८; ३, २; ४, ३;
 ४; ५; ६; ८; ९; १; २; १०; ७, ५;
 ९; ९, २; १०, ३; १०, ६, १; तां.
 २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २; १५,
 २; ३, २, २; ५, २; ४, ६, ५; ७, १;
 ५, ७, ५; ६, ५, १९; ६, १२; १९;
 ७, १०; १३; १८; १०, १४; ७, ३,
 ७; ४, १; ५, ६; ८, ५, ४; १६; ६,
 १३; ९, ६, १०; ११; ११, ९, ५;
 १०, १९; १२, ५, १३; १३, २, ४;
 ३, ७; ७, १; ८, ५; १४, ३, १०; १५,
 १, ३; २, ४; ७, ५; ७; ९, १७; १६,
 १, १३; १४; ९, ६; १४, ८; १५,
 १०; १७, २, ३; ३, २, ४; १९, ८,
 ७; १०, ८; २०, १, २; ११, ८; १५,
 १२; २१, १२, ८; २५, ६, ३; ८, ६;
 जै. ५१; ५८; ६२; ७६; ८४; ९२;
 ९७; १२२; १२९; १४२; १४६;
 १५३; १६८; १८४; १८६; १९२;
 २०४; जैउ. ३, २, ४; ४, २, ५;
 ३, ५; प. १, १; ३; ४; ६; २, ७;
 ९; ३, १; मं. २, ६, ९; गो. १,
 १, १३; १४; २२; २९; २, ९;
 १६; २३; ३, १; २; ३; ५, १०;
 २१; २४; २, १, १; ३; ५; ८; १८;
 २६; २, ६; १०; १६; १७; ३,
 ९; ११; १३-१५; २२; ४,
 २; ५, १५; ६, १०; १३; १४;
 -ज्ञस्यऽज्ञस्य तै. २, ४, ३, ६;
 -ज्ञा तां. ८, ६, ६; ७, १; -ज्ञाऽ-
 ज्ञा ऐ. ३, ३, ५; तां. ८, ६, ५; ११,
 ५, २; १८, १, ७; सा. १, ४, ३;
 -ज्ञाः ऐ. १, ७; श. १, ३, ५, ६;

२, ३, १, १३; ४, ५, १, १३; ९, ५,
 १, २८; ३०; १०, १, ५, १; ३; २, ६,
 १३; १४, ४, ३, २६; ६, ७, १९;
 ७, १, २२; ३, ६; ७; का. १, ३,
 १, ७; तै. २, १, ५, १; तां. ८, ६,
 १३; १६, १, ३; १९, १, ३; २, २;
 जै. ६२; १३६; गो. १, २, ७;
 ३, १; ५, २५; २, ६, १५; -ज्ञात्
 ऐ. २, २; ७; ३, ११; १९; ५, ४;
 ९; १६; ६, ४; ९; २९; ७, २२; २६;
 शा. १, १, २, ७; ३, १, ११; २०;
 २१; ४, १६; ६, १, १; २१; २, ६;
 ७, ३, ३; ९, २, २; ३; ४; ५; २,
 ४, ४, १०; १४; १८; ५, २, २४;
 ६, १, ३६; ३, २, १, ११; ४०;
 ३, १; ३; ५; ५, १, १५; २, ८;
 ६, २, १७; ७, १, १६; ८, १, १०;
 २, २०; ३, १०; ९, ३, ३; ४, १, ४,
 ८; ५, १३; २, ४, १२; ५, १०;
 ३, २, ८; ९; ५, २४; ४, २, ९; ३,
 १२; ५, ६; ५, २, १६; ११, २, १,
 ४; ५, ९, ४; ५; १२, ८, १, १८; १९;
 ९, १, १; ३, ९; १४, ३, १, १०;
 का. १, ३, ४, ६; ८; १०; ५, २, २२;
 ६, १, २४; २, १, २, ९; १२; ३, २२;
 २, ४, ८; तै. ३, २, ५, ६; ६, २;
 ९, १०; ८, १५, १; १८, ६; २२,
 १, तैआ. ३, १२, ४; जै. ९३;
 १३६; १४२; १६८; १९०; १९३;
 जैउ. ३, २, ३, ९; गो. १, ५, २४;
 २, १, २; ६, १०; -ज्ञान् शां. ३,
 ८; सा. १, ४, २, १०; ७, ३, ४; ४, ५,
 १, १३; ९, ५, १, २८; २९; ३०;
 १०, ६, ५, ५; ११, ५, ५, ७; १३, २,
 १, १; १४, ६, ७, १९; ७, ३, ७;
 तै. १, ३, २, १; ५; ३, ८, १४,
 १; तां. १३, ६, ९; जै. ६३; गो.
 १, १, १६; -ज्ञानाम् ऐ. २,
 ३४; ६, ३, ५; ऐआ. २, ३, ३; शां.
 १९, ८; २३, ३; श. १, ४, २, १०;

२, ३, ३, १०; १३, १, २, २; २, २,
 १; ५, १, ९; १४, ३, १, २९; ७, ३, ६;
 तै. २, १, ५, १; ३, ५, ३, १; ७,
 ११, १; ८, ३, ३; १९, १; १०, ८,
 २; तैआ. १०, ६३, १; तां. १६,
 १, २; २१, ४, ६; १३; गो. २, ५,
 ९; -ज्ञाभ्याम् शा. ११, ५, ५, ५;
 जै. १२८; -ज्ञाश्मू णे. २, २०;
 -ज्ञाय ऐ. ५, ३४; सा. १, १, २,
 १; ३, १, ६; १९; २, १०; ४, १६;
 ४, २, १६; ७, १, ५; २१; ९, १, २७;
 ३, २, १, ८; ३०; २, ३०; ४, १, १४;
 ६, ४, ९; ८, १, १०; २, २; ९, २,
 ११; ४, ३, ५, ८; ७, ३, १, ३४; १२,
 ५, १, १; २; ३; २, २; १४, १,
 २, ९; का. २, १, २, ३; २,
 ४, ५; १६; तै. १, १, १, ३;
 ४; ३, १, ६, ७; २, ३, १२; ३, ५,
 ५; ६, ११; ५, ११, १; ७, ४, १; ३;
 १३; १७; ८, ११, २; १२, २, ५;
 तैआ. १, ९, ७; ५, २, १०; तां. १,
 ३, ५; ५, ११; १४; गो. २, १, ४;
 -ज्ञे ऐ. १, ९; १३; १६; १९;
 २१; २२; २९; २, २; ७; २३;
 २६; ३१; ३२; ३, ११; ४६; ४७;
 ४८; ४, ६; ३०; ५, २६; ३२;
 ३३; ३४; ६, १९; ३३; ३५; ७,
 १९; २६; २७; ३३; ८, २३;
 ऐआ. २, ३, ४; शां. १, १; ३, २;
 ६-८; ९; ५, ७; ८; ६, १४; ७,
 १०; ८, ४; ६; ७; ९, १; २; ४; ६;
 १०, २; ११, ६; १२, २; १६, ७; १८,
 ८; २२, ६; २६, ६; १७; २७, २; ४;
 २९, ३; ४; ८; सा. १, १, ४, ३; २,
 १, ३; २, ९; ४, १३; ३, १, २६; ३,
 १५; ४, १६; ४, १, ३५; ३९; ५,
 १२; ५, १, ७; २, ४; ३, २; २३; ६,
 १, १; ५; ७; ८; ९; २०; ७, २, ९;
 ३, १२; १९; २६; २८; ८, १, ९;
 २९; ३९; ९, १, ४; २१; २, २१;

॥ 'यज्ञस्सहयम्' इति मुपा. चिन्त्यः । 'यज्ञस्यायनम्' इति कदाचिन्मुपा. स्यात् C.

२८;३४;३,१; २,३,१, २०;२१;
 ३, २,२,७;१५; ३, २१; ३,४,
 ३१;५,१,२४; ६,२, १७; २४;
 २६;७,४,७; ८,१,१४;४, २;९,
 २,२;७,१,५,१५;२,४,११;४,४,
 १२;१३;५,५,२;३;८;६,७, ६;
 ६,२,२,२२; ४०; ४,१,६; ३,८;
 ५,२,१३;२२; ६,१,२२; २,६;
 ८,५,३,८;६,१, २२; ७,३, २१;
 ९,२,१,१४; ३,४, १०; १०,१,
 ५,४;२,५,३;५,३,३-७;९; ११,
 ४,३,८-१७; ४,९-१२; ५,९,३;
 १२, ८,१,१८; १९; २,५; ३,३;
 २१;२२;९,३,१३; १३, २,२,१;
 ९;८,५;९,९; ३,६,६; ४,२,१३;
 ५,२,१०; ४,१७; १४, १,२, २;
 ३,३२; २,२,५; ३,१, १५;२९;
 ४,१,२; २७; ६,१,९; १०; १२;
 का. १,३,१,१३;२,११; ६,४,२;
 २,१,३,८; ४,२; २,२,१;८; तै.
 १,३,३,४; ५,६,१; ८,१,२; २,
 ५,७,३;४; ८,२; ६,५,६; १०,
 २;८,२,३; ३,८;४,८; ७,८; ३,
 १,६,७;३,२,२; ३,४; ५,१०,१;
 ६,२,१;२;१३,१; ७,४,११;१२;
 ५,१२;६,७; १४;२१; ११,१;९,
 ६,३;७,४;८,३; १५,२; १८,१;
 २१,१; तैआ. १०, १०,२; ६२,
 १;६३,१; तां. ७,३, २२; ७,२;
 ८,८,१०;९,१९;९,७,५;८; १०;
 ८,३; १०,४,७; ११,५,२; १७,
 १०,८;१६,५,२५;१५,११; १७,
 ८,३;१८,६,२०; १९,२,५; २१,
 १०,१३-१७; १९; २०;२२; जै.
 १२;४६; ६०; ६३; ९४; १००;
 १२८; १३२; १७४; १८६;
 जैठ. १, ३,४,४; प. १, २; ५;
 ६;२,७;८;३,१; सं. ३; मं. २,

२,६; गो. १,१, १३; १५; ३९;
 २,१७; २२; ३,१; ५,११; २१;
 २४;२,१,२५; २,१०; ११;३,
 ६;१६;२३;४,४;६; १६;१८; ५,
 ९;६,१;६; -ज्ञे-ज्ञे दै. २, ४:
 -ज्ञेन ऐ. १, १६; २, १; १३;
 २४;३, १५; १८; ४, ३२; ५,
 १३;२४; ६,४;२४; ३४; ७,३०;
 शां. ४,४; ८,२, १०,३; १९,९;
 २०,३; २३,८; २८, १; शांआ.
 १३,१; शा.१,१,१,१६;२,२२;४,
 १,४०;५,१,७;२,१५; १९;६,२,
 १;२;७;७,३,१;८,२,७; ३,९;९,
 १,३;२, २६-२८;३,८; २,४,३,
 ३;११;४,१;२;३;४;५; ५,१,
 २२;२, ४८;४, ११; ६,२,१९;
 ३,१,४, १;३; २,२,२;७; ११;
 २८;४,३,१५; ५,१, १३; ६,४,
 २;७,१,२७; ८,२, १५; ४,१,१,
 ७;२,५,५;४,४,३;५;१३; ६,८,
 १३;१५; ५,२,१, ४; ३,२,२;
 ४; ६,७,१,६; ७,३,१, २१;४,
 १,३०; ८,४,३,२; ९,१,१, १६;
 २०; ३,२,६; ७; १०; ३,१२;
 १०, २,२,१;२; ६,१३; ६,५,
 ६;११,१,४,४;६,१८; १९;२०;
 ३४;८,४;५; २,२,९; ४,७,४,३,
 ४;४, १२; ६,३, १; १२, १,३,
 २३;४,१, ४;५; ८,१,१;२; ४;
 ३,३०; १३, १,४,३; ८,८; ९,
 १०;२,७,३; ३,७,१-१२; ८,१,
 १७; १४, १,१,४; १७;२,५; २,
 २४;४४;४९; ३,२,३०; ६,१,१;
 ७,२,२५; ९,१,१९; का. १, ३,
 २,३;४,१;२;३;४;५,१, ३८;
 ६,२,८; ३,१०; २,१,२,१५; २,
 १,१८; तै. १,३,७,१; १०,१०;
 ४,३,६;४,११; ७,७; ५,९,४;८,

१,२; २,६,५,७; ३,२,९, २;३,
 ४,१;७,८; ७,१,९; ९,४;७; ८,
 १३,३;९,१९, १;२;३; ३; २०,
 १;२,२;४; १२,२.५; तैआ. १,
 ५,२; २, १,१; १५,१; ३,८,२;
 १२,७; ४,२,१,१; ५,१,६;७;२,
 १३; १०,६२,१;६३,१; तां. ६,
 २,६;७,१४; ८,१;८,४,१; ९,९,
 १५;१३,५,५; २२,३,२; १०,२;
 २३, ८,२; २५, ४,३; जै. ४६;
 ४७;८६; १०२; १३०; १३२;
 १३५;१३९;१५७; १८६; जैठ.
 ३,३,४,८; ४, ६,१,१;२; ३,३;
 प. १,१;५; मं. २,४,६; गो. १,
 ३,२१; ५,७;९; २,१,६; २,६;
 १०;११; २४; ६,७; -ज्ञेभिः ऐ.
 ५, ४; शां. २२, ७; -ज्ञेभ्यः शा.
 १४,६,७,१९; -ज्ञेषु ऐ. ५,१६;
 ऐआ. २.२,४; शां. २६, ८; शा.
 ३,२,२,२४; १०,१,५,२; २,६,
 १५; १२,४,४,१; १४,६,७,१९;
 तै. ३,१२,५,१०; गो. १,२,१६;
 ३,१६; -ज्ञे ऐ.४,३०;५,५;शां.
 २०,२;२२,१;९; २४,५; शा. १,
 ४,१,१६;६,६,४,१२; १०,२,६,
 ९;१५; ११,४,३,६; तै. २,४,२,
 १;४,९;५,३,३;३,६,३,१;गो.१,
 ३,८;१०; २, १,८; -ज्ञौ तैआ.
 २,१,१; जै.१३१; गो.२,२,१५.
 यज्ञ-काण्ड- -म् तां. ११,११,२;
 १३,६,२; १४,६,१;१८,६,२३.
 यज्ञ-काम- -मः जै. १५९;-मः
 ऐ. १,५; जैठ.१,३,४,४; -मस्य
 ऐ. २, १७;-माः तैआ. २,९,१.
 यज्ञ-कृत्- -कृत् तैआ. ५,२, ६;
 -कृत् श.१,२,४,५;का.२,२,२,४
 यज्ञ-कृन्तव्य- -त्राणि श. १२,२,
 ३,१२; गो. १,४,२३.

†'यज्ञक्षत्राणि' इति मुपा. चिन्त्यः । कल्पनामात्राश्रितत्वात् तु. W.प. । 'यज्ञक्षन्त्राणि' इति हस्तलेखपाठ उपरि मुद्रितशाखान्तरीयपाठसाम्यादुत्प्रेक्षितः स्यात् । 'यज्ञक्षन्त्राणि' इति वा मूलतः पाठः स्यात् √क्षणोत्प्रेक्षप्रत्यय इति तु वयम् । †'यज्ञकृन्तव्य' इति मुपा. चिन्त्यः । तु. कृन्तव्य- गद्र. ।

यज्ञ-ऋतु- -त्वः ऐ. ३, ३९; ४१;
 श. २, ३, ३, १०; ११, २, २, ५;
 १२, ३, ५, ११; तै. १, ३, ४, १; २;
 ४, ६, ३; २, ३, ६, ४; ३, १०, ९, ८;
 गो. २, २, ६; -तुः ऐ. ३, ४०;
 ४३; शां. १, ४; ५, ५; १६, १०;
 २१, ६; २४, ९; २८, २; ३; श. ५,
 २, ३, १०; १३, ६, १, ७; ७, १, २;
 तै. २, २, ४, १; तां. ६, ७, १४;
 ९, ४, १५; १२, १३, १; जै. १३३:
 १३७; १३८; १५९; गो. २, १,
 २३; २, ८; ५, ७; -तुना ऐ. १,
 २२; ६, ३१; शां. १२, ८; श. ११,
 ५, ७, ३; तै. २, ३, ६, १; २; ३;
 तां. ९, ४, १५; तैआ. २, १७, १;
 गो. २, ६, ९; -तुभिः श. ९, ३,
 ३, १; ५, २, १३; १०, ४, ३, ४; तै.
 १, ४, ६, ४, ५, ९, १; २; २, ३, ६, ४;
 ३, ९, १३, १; १२, २, १; ४, १;
 ष. ४, १; २; -तुम् ऐ. ७, १५;
 शां. ४, ८; ५, ३; श. १२, २, ३,
 ९; ३, ३, ५; ८, २, १; १३, ४, १, १;
 ६, १, १; तै. २, ३, ७, १; २; ३;
 ४; तां. ९, ४, १६; १६, १, ४;
 जै. ८८; १५१; गो. १, ४, १५;
 ५, १०; २, १, २१; -तुषु तै. ३,
 १०, ९, २; १०, ४; तैआ. १, २२,
 १०; २६, १; -तुम् श. ३, ९, ३,
 ३३; ४, २, ५, १४; ६, ३, ३; ५, २,
 ३, ९; १०; ५, ४, १४; ५, १०; ११;
 ९, ३, ३, १; १०, ४, ३, ४; १३, ६,
 २, २०; तै. १, ७, ३, २; सा. १,
 १, १५; गो. २, १, ११७; -तुनाम्
 श. १२, ३, ५, ११; १३, ७, १, २;
 ९; तै. ३, ८, १९, १; १०, १०, ४;
 तैआ. १०, ६३, १; गो. १, ५, ९;
 -तोः तै. २, ३, ६, १; २; ३; ४;
 तां. ४, १, ६; जै. ९२; -तौ तां.
 १६, ८, २; १५, ९; १७, ८, २; ४;
 १९, ९, ५.

यज्ञ-ऋतु- -माः गो. १, ५, ७;
 -मान् गो. १, ५, ७.
 यज्ञ-गाथा- -था ऐ. ३, ४३; ५,
 ३०; ७, ९; ८, २१; १९, ३.
 यज्ञ-जन्मन्- -न्मा तैआ. ५,
 १, २.
 यज्ञ-तनु- -न्वः श. ४, ५, ७, ३.
 यज्ञ-तन्त्र- -न्त्रे गो. १, ५, २५.
 यज्ञ-नामधेय- -म् गो. २,
 २, ५.
 यज्ञ-नी- -नियः तैआ. ५, २, ७;
 -नियम् तै. ३, ३, ६, ११; -न्यम्
 श. १, ३, ४, १६.
 यज्ञ-पति- -तये श. १, ९, १, २७;
 तै. १, १, १, ३; ४; ३, ५, ११, १;
 तैआ. १, ९, ७; -तिः श. १, १,
 २, १२; २, २, ८; ७, १, ११; ८,
 १, २८; ३, ७, ४, ८; ९; ४, २, २, १०;
 ९, ५, १, ४६; का. २, १, २, ११;
 २, १, ६; तै. ३, २, ८, ४;
 -तिम् श. १, १, ३, ७; ३, ४, १६;
 ७, ४, २१; ८, १, २८; ३, ४, १,
 २४; ६, ३, १५; ४, ३; ८, १, १४;
 ४, २, २, १०; ४, १, ६; ५, १, १६;
 ६, ६, ६; १, १, १, १४; १६; ६, ३,
 १, १९; ९, २, ३, ८; का. २, १,
 ३, ५; तै. २, ५, १, २; ३, २, ५, ३;
 ३, ६, १; ११; ५, ८, ३; तैआ. ३,
 ११, १२; मं. १, १, १; गो. १, ५,
 २१; २, १, ४; -०त्वे श.
 ४, ४, ४, १४; ५, २०; -त्वेः तै.
 ३, ३, ७, ८; -तौ ऐ. ५, २७; ७,
 ३; श. १२, ४, १, ९; तै. १, ४,
 ३, १; २.
 यज्ञ-पत्नी- -म् तै. ३, ५, १३,
 ३.
 यज्ञ-पथ(←थिन्)- -थः श. ५,
 ३, २, ४; -थम् शां. ४, ३; श. ५,
 ३, २, ४; १२, ४, ४, १; -थात् शां.
 ४, २; ३; श. ५, १, २, ६; १४;

३, २, ४; ४, ५, १७; ५, ४, ३४;
 ७, ३, १, २२; ११, १, ५, ४; ६;
 १३, ४, २, १३; -थे तां. ८, ६,
 ८; ९.
 यज्ञ-परुस्- -रुः तै. ३, ७, १, ५;
 तैआ. ५, २, ३; -रुषः तै. १, ६,
 ४, ३; -रुषा तै. १, १, ९, ५; ३,
 ३, ६, ६; १२, ५, ११; तैआ. ५, ३,
 ४; -रुषोः तै. १, ६, ९, १.
 यज्ञ-पर्वन्- -र्वणि गो. २, ६, ६.
 यज्ञ-पात्र- -त्राणि श. १, १, ३,
 १२; ४, १७; १२, ५, २, ७, का. २,
 २, १, ३, १९; गो. १, ३, १३
 यज्ञ-पात्रीय- -यः श. २, २, ४,
 १०.
 यज्ञपात्र्य- -त्र्यः का. १, २, ४,
 ७.
 यज्ञ-पुच्छ- -म् श. ११, ५, ५,
 ११.
 यज्ञ-प्री- -प्रीः तै. २, ४, ७, ६.
 यज्ञ-मुख- -खम् शां. २५, ३;
 शांआ. १, २; श. ५, २, ४, १७; तै.
 १, ६, १, ८; ८, ७, १; २, २, २,
 ६; तां. ४, १, ६; १८, ८, १; गो.
 २, १, ११; ३, १८; -खस्य शां.
 २८, ३; श. १३, ४, १, १२;
 -खात् श. १, १, २, ३; ३, १, ५;
 १०, २, ३, २; का. २, १, २, ५; २,
 ४, ५; तै. १, ६, १, ११; ८, ८, १;
 २; तां. १८, ८, ९; १०; -खे ऐ.
 १, ८; ९; १०; श. २, ३, १, २०;
 १२, ७, २, १२; ८, २, ६; तां. ४,
 २, १, ८; ६, ८, १; १६, ५, ४; ८;
 १८, ८, ७; ११; -खेऽखे श.
 १३, १, ३, ७; ८; तै. ३, ८, ८,
 ३; -खेन श. ५, २, ४, १७;
 तै. १, १, ९, ४; २, १, ८; ३, २, ९,
 ११; ३, ६, ६; तैआ. ५, ३, ४; गो.
 २, ३, १८.
 यज्ञ-सुहृ- -हः शां. १२, १;

जै. १६८.

यज्ञ-भेत्ति- -निः श. ११, २, ७, २४.

यज्ञ-यशस- -सेन तां. ६, १०, १४.

यज्ञ-रूप- -पम् श. १२, ८, २, १५^३; -पाणि श. ५, ३, ५, २०.

यज्ञ-वचस्- -चसः श. १०, ६, ५, ९; जै. १५१; -चसे श. १०, ४, २, १; -चाः श. १०, ६, ५, ९.

यज्ञ-वत्- -वन्तः तै. ३, ६, १, ३.

यज्ञवती- -त्या शां. २२, ७.

यज्ञ-वास्तु- -स्तु ऐ. २, १; १३; श. १२, ३, ४, १; गो. १, १, १४; -स्तुनि, -स्तुम् गो. १, ५, ११^३; -स्तौ शां. १०, २; श. १२, २, ४, १.

यज्ञ-वाह- -हः जै. १६९.

यज्ञ-वाहस- -हसः तै. २, ४, ४, ९; -हसम् श. ३, २, २, १७^३; -हसा तै. २, ७, १२, १; -हसि श. ५, २, ४, १६; -हसे ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.

यज्ञ-विकर्ष- -र्षः शां. ४, १.

यज्ञ-विद्- -वित् श. १४, ६, ७, ४; -विदः गो. १, ३, १५; २, २, २४.

यज्ञ-विभ्रंश- -म् गो. २, २, ५.

यज्ञ-विभ्रष्ट- -ष्टः तां. १७, ८, १; -ष्टस्य प. २, ९; -ष्टाय तां. ८, २, ९.

यज्ञ-विरिष्टा(-ष्टआ)-नन्द- -न्दानि गो. १, १, १५.

यज्ञ-विरिष्टिन्- -ष्टिनः, -ष्टी गो. १, १, १४.

यज्ञ-विष्कन्ध- -म् गो. १, १, १५; ३, २२.

यज्ञ-वीर्य- -र्याणाम् श. १०, १, ५, ४.

यज्ञ-वेशस- -म् ऐ. २, ११; ३१; ३, ४६; ६, ४; श. १, ६, ३, ८; १२, ७, १, १; ८, ३, १; १३, २, ४, ३^३; जै. २३; गो. २, ५, ६.यज्ञ-वैशस- -म् शां. ७, ८; तै. ३, ९, १, ४^३.

यज्ञ-शमल- -म् तैआ. १०, १, ११.

यज्ञ-श्रवस्- -वः ऐ. ३, ३८.

यज्ञ-संस्था- -म् प. ४, १^३.

यज्ञ-समृद्ध- -म् ऐआ. ५, ३, २.

यज्ञ-समृद्धि- -म् ऐ. २, १२.

यज्ञ-सम्मित- -म् श. १, २, ५, ५; का. २, २, ३, ५.

यज्ञ-सारथि- -थि आ. १, ६६; ५१४; २, ६, २.

यज्ञ-स्थाणु- -म् तै. २, १, ४, ३; ४^३.

यज्ञ-हन्- -हा तां. १३, ६, ९.

यज्ञा(-ज्ञऽअ)-नुप्रविष्ट- -ष्टः शां. ४, ४.

यज्ञा(-ज्ञऽअ)-नूकाशिन्- -शिनी तै. १, १, ४, ४.

यज्ञा(-ज्ञऽअ)-भिजित- -म् तै. १, ६, ४, २.

यज्ञायत्(√यज्ञाय)- -यते शां. २३, ३.

यज्ञायज्ञिय- -यम् श. ६, ७, २, ६^३; ९, १, २, ३९; ४, ४, १०^३; १३; १०, १, २, ७; ३, २, ८; -यस्य तै. २, २, ८, ३.यज्ञायज्ञीय- -यम् ऐ. ३, १४; ऐआ. ५, ३, २; तां. ४, २, २०; २१; ५, १, १८^३; १९; २, १; ३, ६; ७; ८, ६, १; ३; ३^३; ५; ९; ७, ४; २, ५, ९; ११, ५, २७; २८; १५, ९, १२; १३; १५; १६, ११, ११; १८, ५, २०; २१; ६, १५^३; ११, २^३; जै. ८; २७; ६२^३; ९२; १०७; १६८^३; आ.जैआ. १, ३५; दै. १, ९; सा.२, ७, १; प. १, ३^३; -यस्य शां. १६, ७; तां. ८, ७, १; ५-७; जै. ६२; ८८; ८९^३; ९१; ९२; १००; १०७; १३३^३; -यात् तां. १५, ११, १०; -ये ऐ. ३, १४; जै. ८९; -येन तां. ८, ६, २; १५, ९, १४^३; जै. ६१; ८८; १०७.

यज्ञायज्ञीय-निधन- -म् तां. १५, ११, १०.

यज्ञायज्ञीया(-यऽअ)-न्त- -न्ताः तां. ८, ६, १३.

यज्ञा(-ज्ञऽआ)-युस्- -युः तै. ३, ७, ४, ९.

यज्ञा(-ज्ञऽआ)-युध- -धानाम् तै. ३, २, ५, ९^३; -धानि ऐ. ७, १९; जै. १२८; -धेषु तै. ३, २, ५, ९.

यज्ञायुधिन्- -धी श. १२, ५, २, ८.

यज्ञा(-ज्ञऽअ)-रण्या- -रण्यानि श. १२, २, ३, १२; गो. १, ४, २३; -रये तां. १८, ६, २४.

यज्ञा(-ज्ञऽआ)-र्ति- -र्तिम्, -र्त्यां गो. २, २, १०^१.

यज्ञा(-ज्ञऽअ)-वकीर्ण- -र्णाः तां. १७, ४, ३.

यज्ञा(-ज्ञऽआ)-शिस- -शिपः गो. १, २, २३.

यज्ञिय,या- -यः ऐ. ४, २४; श. २, २, ४, १०; ३, २, २, ७; ९^३; ४, ५, २, १०; १०, २, २, १; का. १, २, ४, ७; तै. २, ५, ८, ९; ७, ७, ७; ३, ६, ४, १; तां. ६, ६, ६; ७; -यम् ऐ. १, २९; ५, २३^३; शां. १०, ५; श. १, ३, १, ६; ४, ४, १५; ३, ५, १, ३२^३; ४, ५, २, १०; ६, ३, १, २०; ६, ३, ९; ७, ३, १, २२; ५, २, २३; ९, २, ३, ९; ४४; १०, २, २, ३; ५, ३, ३-७; ९; ११; ११, ५, ५, १३; १३, ८, १, १७;

का. २, १, ३, १६; तै. १, १, ३, २, ३; २, १, २; ४, ४, ११; ३, २, ५, १; ७, ४, ९; १०, २; तां. ६, १०, ८; १६, ५, १०; २०, १४, ४; ष. ४, ४; गो. १, २, १८; -यस्य तै. २, ८, ४, १; ७, ५; ३, ३, २, २; ३; तैआ. १, ३, १, २; -या शां. १, १, ३, ३; शा. ३, २, २, २०; ४, १६; ११, ५, १, १३; १२, ८, ३, ६; तै. १, ७, ४, ४; २, ५, ८, ८; गो. १, २, १, ५; २, ४, ९; -या: शा. १, ३, ३, २०; ५, २, ३; ३, १, १, ९; १०; २, २, ९; ९, २, १, १४; तै. १, १, ९, १; २, ८, २, १; ३, २, ५, १; ७, ५, ११; ६, ४; -यात् तां. २४, १८, २; -यान् शा. १, ५, २, ३; २, ४, २, २४; ६, १, ४२; का. १, ३, ३, २०; ६, १, २८; तै. १, २, १, ८; ३, ५, ४, १; -यानाम् शांआ. १, २; शा. ४, ४, ४, ७; ९, २, १, १४; तै. २, ४, ३, १३; ७, १२, ५; ८, १, ४; २, ७; मं. २, १, १२; -यानि तै. २, ४, ५, ६; ३, ६, १०, २; -याभिः कां. २, १, ३, २; -याम् ऐ. २, १५; शा. ३, २, २, २०; २१; -याय शा. १४, २, २, १८; तैआ. ४, ९, २; ५, ८, १; -यायाम् शा. २, १, १, २; का. १, १, १, २; गो. २, ६, ८; -यासः शा. ३, १, ३, २४; तै. २, ७, १२, ६; तैआ. ६, १०, २; -ये शा. १, १, ३, १; का. २, १, ३, १; तै. १, १, ३, ३; ४, ८, ३; -यैः तै. १, २, १, ९; २, ४, ३, ४.

यज्ञियन्तम-म् शा. १, १, ४, १२.

यज्ञियत्-यन्तः शा. ९, २, ३, १०.

यज्ञे(-ञड्ड-)षु-म् तै. १, ५,

२, १.

यज्ञो(-ञड्ड-)पवीतु- -तम् शांआ. ४, ७; तै. ३, १०, ९, १२; तैआ. २, १, १; -तानि शा. १२, ८, १, १९.

यज्ञोपवीतिन्- -तिनः शा. २, ४, २, १; ६, १, १८; ३, ७; ४३; का. १, ३, ३, १; ६, १, १२; २, ४; २८; तैआ. २, १, १; -ती शा. २, ६, १, १२; २, ५; १२, ५, १, ६; का. १, ६, १, ९; २, ३; तैआ. २, १, १.

यज्यु-ज्यवः शां. २३, ८; २५, ९.

यज्वन्-ज्वनः तै. २, ४, ६, ९; -ज्वने तै. २, ८, ८, ११; -ज्वसु तै. २, ८, ८, ६; ७; -ज्वा तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २; -ज्वानः तै. १, ६, ९, ६; तैआ. १, २, ७, ५; ५, ८, ८.

यज्वरी-रीः ऐआ. १, १, ४; शां. १४, ५.

यष्टय्य-यष्टुम्, यष्टृ-, याजयित्वा प्रम्. अद्र.

इष्ट-इष्टि-गद्र.

यञ्जु-ञ्जः शा. ३, ९, ४, २३.

यण्व-ण्वम् तां. १३, ३, ६; -ण्वेन सा. २, ७, ५; ९.

यण्व-सन्तनि-नि जै. १७९.

यण्वा(-ण्वडअ-)पत्य-त्ये आ. २, ११, १; जैआ. २, २०, ९.

यत्,युतते शा. १२, २, ३, १; ३, ३, १३; यतते तै. १, ४, ६, २; यतन्ते तां. १३, २, ५; येतिरे ऐ. ८, १०, ५; युतस्व शा. ४, ३, ४, १८; यतध्वम् शा. ५, ४, ४, २३; अयतन्त ऐ. १, १४; शा. १२, २, ३, १; ३, ३, १३; जै. ७४; यतेत ऐ. १, १४.

यातयते तैआ. १, ८, ५; यातयति तां. १३, १०, १६; यातयिष्ये जै. ६१; यातयन् ऐ. १, १३; यातयेत् ऐ. १, १४; ८, १०; तै. १,

५, २, ४; यातयेरन् गो. २, ४, ८.

युतमान,ना-नाः तै. २, ८, २, २; तैआ. ६, १०, १; -ने ऐ. १, २, ९; शां. ९, ३; तैआ. ६, ५, १.

इयति-तयः तैआ. १०, १०, ३; -तीन् ऐ. ७, २८; शांआ. ५, १; तां. ८, १, ४; १३, ४, १, ७; १४, ११, २, ८; १८, १, ९; १९, ४, ७; जै. १४०. २यति यत-द्र. ३यति-यद्-द्र. यत्त-तानि जै. ७४.

यत्त-वत्(मत्प)-व ऐ. १, २९.

यत्न-न्तः ऐ. १, १५.

युत्(√इ)-यतः शां. ७, ८; तां. ४, ८, ११; १५, १२, ३; यताम् ऐ. २, २५; शा. ६, ४, ४, १२; १३; तां. ८, ८, १३; जै. ८४; यते तै. १, ६, १०, ५; यन् ऐ. ५, ३, ३; ६, २२; ८, २८; शा. ३, ९, ४, २, ३; ५, ३, २, ६; ६, ७, २, ३; १४, २, १, ७; तै. १, २, ४, १; ३, ८, १४, ६; जै. २०५; जैड. ३, ४, २, ७; ष. २, १, २; गो. १, ३, २, ३; यन्तः शां. १, १; शा. १, ६, १, ११; तै. १, ६, ६, २; ८, २, १; ३, १२, ९, ७; तां. २५, १८, ५; यन्तम् ऐ. १, १०; ३, ४१; शां. ६, ६; ७, ६; १८, ९; २३. २; शांआ. ४, ७; शा. ३, ८, ३, ३, ७; ६, ४, ४, १३; ७, ३, २, १२; ८, ६, १, १८; १०, ३, ५, १, ४; १२, ४, ४, ६; १४, ५, १, ११; तै. ३, ६, १०, १; जै. १०२; यन्तौ शा. ४, २, १, १८; जै. ४४. यञ-गद्र.

यती-ती तै. २, ५, ८, १०; तां. २५, ८, ४; मं. १, २, ५; -तीः शां. १२, २; तैआ. ६, ११, २.

यत्,ता(√यम्)-न्तः ऐ. २, ४०; -तम् ऐ. २, ४१; शा. ७, २, १, १०; १०, ५, २, २०; १४, १, ३, ४;

† 'यज्ञम्' इति कालि. मुपा. । † यन् जायतेऽसौ यज्ञः → यज्ञः शा. । † 'यु-' इति मुपा. स्वरो अष्टः तु. क्र. ५, ४५, ७ प्रम्. तैआ. च ।

जै. ११८; -ता झ. ३, २, ४, १८.
 यत्-सुच- सुचः तै. ३, ६, १, ३;
 -स्रचा ऐ. १, २९.
 यत्ति- त्यै तै. ३, २, २, १; ४, ६, ६,
 ३; ८, १; ९, १; ३, ६, १०; ८, ३, ३;
 ९, १३, २; ३; तैआ. ५, २, ५, ७,
 १; तां. १२, १०, १; २२, ४, ११.
 १, यत्ति- यत्, यद्- द्र.

यत्त्वा तै. ३, ८, १, २.

यतर- यतम- यतस्, यथा यद्- द्र.

यत्त- यत्त- / यत् द्र.

युद्धा- यः ऐ. १, १; २; ४; ५;
 ऐआ. १, १, १; २; ३; ४; शां.
 १, ४; २, ३; ७; ५, ८; ६, ८;
 शांआ. १, ८; ३, ३; ४, १; २; ३;
 शा. १, १, १; ३; ५; ६; ८; ११;
 का. १, १, १, ५; ९; १०; २, ३; ४;
 तै. १, १, २, १; ३; ४; ६; ३; ५;
 तैआ. १, २, ४; ३, ११; ५, २; २;
 ३; तां. २, १, ४; ५; २, २; ४, २;
 ५, ४; जै. ४; ५; ६; ७; जैउ
 १, १, १, ३-५; २, २; ४, ७; आ
 १; दै. १, १, ५; २, ६; ३, २, ५; सं.
 १; २; ३; ५; १, २; ३; ६; ७; २,
 १; सा. १, १, ७; ८; ११; सं. १,
 ६, २९; सं. १, ७, ३; २, १, १; गो.
 १, १, ३; ५; ६; ८; यत् ऐ.
 १, १; २; ३; ४; ऐआ. १, १, १;
 ३; ४; २, १; २; शां. २, २; ४;
 ५; ३, ३; ६, १५; शांआ. १, १;
 २; ३; ४; ६; शा. १, १, १, १;
 ५; ६; ९; १०; का. १, १, १, १;
 २; ४; १०; २, १; तै. १, १, २, १;
 ४; ७; ८; ३, ४; तैआ. १, १, १;
 ३, १; ७, १; ५; ८, ३; १, ३, १; ५,
 १७; १८; १९; ६, १०; जै. २;
 ३; ४; ५; ६; जैउ. १, १, १, १;
 २, ६; ७; ३, ७; ४, ५; सं. १; ४;
 प. १, २; ३; सं. १, ३, २; ३;
 ४; ५, १०; २, ३, २०; १, १, ३; ८;

१२; ३, ६; ४, २०; गो. १, १, १;
 २; यद्-यद् गो. २, २, १०;
 यम् ऐ. १, ३; ४; १६; १९; ३०;
 ऐआ. १, २, २; ३, १; ४; २, १, ५;
 ३, २; ३; शां. ३, ८; ५, ३; ६, ११;
 ७, ३; शांआ. १, १; २; ८; २,
 १७; ४, ६; सा. १, २, ३, १;
 ४, ६; १६; १७; १९; का. १, १, २,
 ४; २, २, ६; ४, ३; ३, २, ११; ४, १७;
 तै. १, १, ८, ६; २, १, ९; २, ६; ३,
 ६, ७; २, ३, १०, ४; तैआ. २, ५, २;
 १५, १; १९, १; ३, १२, ७; १४,
 ४; तां. २, १३, २; १७, ४; ४, ९,
 २०; ६, ५, ९; जै. ११; १२; २६;
 ४४; जैउ. २, ३, ३, १; ३, ३, १,
 ७; प. १, ५; २, १; ३; १०; ३, १;
 ८; ९; सं. १; सा. १, ८, १२;
 २, ६, १४; ३, ५, २; ९, ८; गो.
 १, १, २२; ३१; ४, १४;
 १५; १७; यम्ऽयम् जै. १७;
 यया ऐ. १, १३; ३, ४; शां. १३,
 २; सा. ३, ४, ४, २५; ५, १, ५,
 ११; १२; १२, ३, ५, १; १४, ४, ३,
 २७; तै. १, २, १, ६; २, ४, ३, १३;
 ५, १, २; ३, ७, ७, ५; तैआ. ४,
 ४२, २; ९, १०, १; तां. १, ६, ७;
 ६, १०, १९; ७, ४, ३; जै. ३;
 जैउ. ३, ३, १, ७; गो. २, ४, १०;
 ययोः ऐ. ३, ३८; ७, ५; सा. १,
 ६, ३, १८; ९, १, २९; ३, १, २, २६;
 ४, २, २, १५; ५, ७, ७; तै. २, ४,
 ५, ७; ८, ४, ५; ९, १; ३, ६, १३,
 १; तां. १२, २, ८; १५, २, ८; प.
 १, ५; यस्मात् ऐ. १, २५; ३, ४;
 ४, १८; ५, २७; ७, ३; ऐआ. २,
 ३, १; सा. १, ८, ३, १४; २, ३, ४,
 ४-७; ३, ४, १, २; ६, २, २२; का.
 १, १, ४, १९-२२; ३, १, ३; तै. २,
 २, १, ३; ७, १४, ३; ३, ७, ९, ५;
 १२, ३, २; ३; तैआ. १०, १०, २;

३; तां. ६, १, ४; ९, ७, ३; ८; १०,
 ४, २; ६, ७; जै. ३०; ७७; १०६;
 जैउ. ३, ३, २, ६; प. २, ४;
 यस्मिन् ऐ. १, २२; ४, २०; ५,
 ४-६; ऐआ. २, १, ४; ३, ८; ४,
 २; शां. ४, १२; ८, ६; १५, २;
 शांआ. ३, १; ५, २; ९, २; सा. १,
 ४, १, २, ७; २८; ५, ४, ५; २, १,
 ४, ६; ४, ६, ८, १२; का. १, ४, २,
 ५; ६, ४, ९; तै. २, ४, ६, ४; ६, ४,
 ३; ७, १५, ३; ३, २, ८, १०; ७, ३,
 ३; तैआ. १, ७, १; ८, ७; ३, १, ३;
 ४; २, ११, १; तां. १६, ८, २;
 १७, ८, ४; २१, ४, ७; जै. १६;
 ४७; ११४; १४९; जैउ. ३, ५, ९,
 ४; प. २, १०; ४, ६; गो. १, १,
 १३; १४; ३, २; ३; ४, ६; यस्मै ऐ.
 ३, ७; ४, १७; ८, ११; शांआ. ११,
 ८; सा. १, १, १, २१; ३, १, १०;
 ११; ४, १, ३, ९; २, २, ४, १६; का.
 १, २, १, ३; ४, १२; ३, १, १०;
 ५, १, ३८; २, १, १, १४; तै. २, १,
 २, १२; ४, ७, १०; ३, ११, ८, ७;
 १२, ५, ९; तैआ. १, ३, १, १; २,
 १९, १; तां. २१, १, २; ६; २२,
 ३, २; १०, २; २३, ८, २; जै.
 १४; प. ३, ७; गो. १, ५, २४;
 २, ३, ३; ४; ६, ७; यस्य ऐ. १,
 ५; २१; २, ३; १७; २०; ऐआ. ५,
 २, ५; शां. २, ८; ४, २; ६, १०; ७,
 ४; १०, २; शांआ. ४, ४; ६, १९;
 सा. १, १, २, २३; ४, १७; ५, २,
 १; ८, १, २८; ३१; का. १, १, ४,
 २; ३, १, ३; ५, १, २, ५; ६, १, २२;
 २, १, १, ७; तै. १, १, ३, ५; ११;
 ४, ५; ६, ५; ६; तैआ. २, ५, २; ३,
 ११, ४; ४, ४, २, ४; १०, १, १२;
 १९, १; तां. ४, ६, १७; ६, ५, १५;
 ८, १; १०, ५; ७, ६, १२; जै. ६;
 १५२; जैउ. १, १, ५, ७; ४, ४, ११

७, २, ४; १०, २, ६; १४, ४, ६; सं. २; ष. २, २; ३; १०; ४, १; मं. २, ६, ९; गो. १, १, १५; २, १४; २२; ३, २३; २, १, ९; यस्याः ऐआ. २, ३, ६; श. ४, ५, ७, ७; १४, ६, २, १०; तै. ३, ८, ३, ६; सा. २, २, १; गो. १, १, ३१; यस्याम् ऐ. १, ११; ३, ३१; ३८; ८, ६; ऐआ. २, १, ६; ३, २, ५; श. ३, ९, ३, १७; ५, २, ४, २०; १२, ९, ३, ४; १४, ३, १, १३; तै. १, ५, १२, २; ३; २, ८, ८, ४; ३, १०, ४, २; जै. ८८; गो. १, १, ३१; यस्यै ऐ. २, ६; २२; ३, ८; ऐआ. २, ४, २; शांआ. ४, ४; श. १, १, ३, ११; ६, ३, १९; २, ७; २, ४, ३, ९; ३, ८, २, २९; का. १, ३, १, १४; २४; २६; २७; तै. २, २, ९, ४; गो. २, ३, ४; यस्यैऽयस्यै तै. २, २, ५, १; या ऐ. १, ९; १३; २२; २८; २९; ऐआ. १, १, २; २, २; ४, २; ३; ५, १, २; शां. १, १; ३; २, २; ३, ३; ४, १, २; शांआ. ५, ३; ७, १३; ८, १०; श. १, ४, १, ३४; ८, १, २४; २, ३, १, ३६; ६, १, १; ३६; का. १, १, २, १०; २, ४, १३; ३, ४, १; २; ९; तै. १, २, १, १७; २२; ६, ७; ३, २, ७; तैआ. ४, १, १; ११, १; २; १४, १; ६, ३, २; तां. १, ३, ४; २, ३, १; १७, ४; ३, ११, ३; ५, ५, १८; १९; जै. १४; ८८; १०३; १०४; १५१; जैउ. १, ४, ३, ३; १०, १, ९; १२, ३, २; ३; १७, १, ३; सं. १; ष. १, ५; २, २; ४, ६; सा. २, ४, ९; ६, ७; ३, ७, १०; मं. १, ४, १-४; ५; गो. १, १, २२; २५; २, २; १५; ३, १०; याः ऐ. १, २; ४; ११; १३; २४; ऐआ. १, २, २; ३, ५; शां. ६, १५; ७, ४; ८; १०; ८, ९; शांआ.

२, ९; ४, ५; श. १, ५, १, ११; २, ४; ३, १२; ८, १, ९; २, ३, १, २०; का. १, १, २, २; ३, १, १२; २, २; ४, ३, ४; १३; तै. १, १, ७, ३; ८, ६; ३, ५, ४; ६, २, ४; २, ५, २, २; तैआ. १, ३, ४; ९, २; २५, ३; २, २०, १; ४, १८, १; तां. ९, ४, १२; १५, ७, ६; १६, १, ८; १२; जै. १४; ८१; १०७; ११५; जैउ. १, ६, २, १; २; ४; ११, २, १; ३, ५, ८, ४; ष. २, ६; ७; ३, १; ४, ४; मं. १, १, ५; ५, ४; ६; २, ५, १०; ८, ४; गो. १, १, ७; ३९; २, १०; ४, ८; २, १, १७; याःऽइव श. १, ९, २, १२; यान् ऐ. ६, १८; शां. ८, ४; शांआ. ४, १३; ८, २; श. १, १, १, ११; ५, १, २०; ६, १, १९; २, ६, १, १; २, १; का. १, ३, ३, १०; १६; ६, १, १; २; ६; तै. ३, १, १, ७; २, ९; तैआ. २, ५, २; १०, ४८, १; तां. १०, १२, ९; जै. ६; १४; जैउ. ३, ५, ९, ३; ष. १, ७; गो. १, १, २; ५; ८; २१; ३, ८; यान् ऐ. २, ९; ३, २६; ३४; ४०; ४९; ऐआ. १, ३, ४; ७; २, २, ४; ३, ३; ३, २, २; शांआ. ७, २२; ८, २; श. २, १, २, १९; २, ३, २; ४; ५; ३, ४, २५; का. १, २, ३, २-४; ४, १, १९; २, १, ३, ८; तै. १, २, १, १३; ४, १, ४; ५, २, ६; १२, ३; तै. १, ८, ६, ६; तैआ. २, ३, १; ६, २; ७, ११, २; तां. ७, ४, ५; ८, ४, १; ९, ५, ७; १४, १०, ७; १७, १, ३; जै. ८९; जैउ. १, १, ७, ४; ६, १, ८; ३, ३, १, ६; २, १; ७, ५, २; दै. १, २, ४; २, ३; ष. १, २; सा. ३, ४, ८; ९, ६; मं. १, ३, १; गो. १, ३, ३; १४; ४, ६; ५, १०; २, १, ८; याभिः ऐ. १, २; २१; ५, १६; ८, ७; २२; श. ३,

९, ४, १४; ५, ३, ४, ३; ६, ५, ४, १७; तै. १, २, १, ४; २, ४, ६, ९; ५, ५, ५; ८, १, १; तैआ. १०, ६३, १; मं. १, ५, ४; गो. १, १, ३२; याभ्यः ऐ. ७, २; श. १, ८, २, ७; ९, २, २६; २, ७; ३, ९, ३, १३; २४; ४, ४, ४, ३; तै. ३, ९, १७, १; याम्याम् श. ३, ७, ४, ५; ८, २, २८; १४, ९, ४, २०; तै. २, ४, ५, ७; ६, ३, ५; तैआ. ६, १, १; याम् शां. ३, १; ९, ३; २५, ११; श. १, ४, ५, १२; ६, १, ३; ८; ८, १, ९; १०; का. १, २, १, २; ३, १, १४; ४, ८; २, १, ३, १३; २, ३, १८; तै. १, ४, ९, ४; ७, ८, ७; २, ३, ९, ९; ८, १, ६; ८, २; तैआ. ३, १४, २; तां. ६, ९, ७; ९; ८, १, १०; १३, ५, २७; जै. ५८; १५१; जैउ. १, २, १, १२; १२, ३, ४; १६, ३, १०; ३, २, ४, ३; ५; सा. २, ६, ६; १०; मं. २, १, ७; २, १८; गो. १, २, ६; ३, १२; १५; २, ३, १८; याम्ऽयाम् तां. १२, ११, १०; ष. १, ५; यासाम् शांआ. ४, ४; श. २, ५, १, ६; ३, ४, ४, २६; का. १, ४, ३, ५; तै. २, ८, ९, ३; ३, १, २, ३; ४; याम् ऐ. ६, १८; का. १, ४, ३, ५; गो. २, ५, १५; ये ऐ. १, १; २; १०; १४; १७; ऐआ. १, २, १; २, १, १; ५, १, १; शां. २, ५; ७; ३, ५; शांआ. १, २; ४, १; २; १३; ७, १४; ये श. १, २, ३, ३; ५, २, ४; २, ५; ५, १, १२; २, ३; का. १, १, १, १०; २, ११; २, १, ९; २, ५; ३, १; ३, १, १; तै. १, १, २, ५; ६, ५; ७, २; ३; ३, ९, ३; तैआ. १, ७, ५; ९, ५; १०, ४; ११, १; २; तां. १, ३, ४; ४, २, १, ९; ३, १०; ११; १२; जै. १; २; १३; जैउ. १, १, ७, ३; २, १, २; ६, २, ३; ३, ५, १०, १, ३;

प. १,१; ६; ३, १; सा. १, १,
८; १७; ५, १२; ३, ६; १, ७, ७;
मं. १, ३, १२; ७, १; ८, ४; २, २,
१४; गो. १, २, १३; ३, ३; १०;
१२; १८; येन ए. २, २७; ३, ७;
११; १९; ४, ३१; ऐआ. २, ६, १५;
३, १, ५; २, ३; शां. ४, १४; ५,
३; १३, २; शांआ. ४, ११; ७,
१३; २१; ८, ३; श. १, १, १,
१७; २, १, ४, ४, १३; ५, १, २६;
३, २, ५; का. १, १, ४, ३; २, २, ८;
३, ४, ६; ४, १, २९; ६, २, ८;
तै. १, ४, ८, ३; ६; २, २, ५, ६; ५,
६, ४; ८, ४; तैआ. १, ८, २; २,
३, १; ७, १; १७, १; ३, ११, ५;
तां. १, ५, १९; ४, ७, १; ५, ६, ७,
१०, ७, ४; ८, १; जै. ३; १९;
३२; ४०; ५०; जैउ. १, १७, १, ७;
१८, १, ७; २, १, १, २; ४, १, २०;
४, १०; १, ५; प. १, ४; ३, १;
मं. १, ५, २; ६, ७; २, ३, २०;
५, ७; गो. १, २, ११; १३;
१९; ४, १५; ५, २४; २, १, २१;
येभिः तै. २, ४, ३, १२; ७, १५,
२; १७, १; ३, ६, ११; १; जैउ.
१, ११, २, ६; येभ्यः ए. ३, ३०;
श. १, ५, १, २६; ३, ३, ४, १७;
का. २, २, ३, ५; तै. ३, १२, ९, ८;
तैआ. ६, ३, २; येषाम् ए. २,
३९; ३, ५; ४, ३०; ५, २५; ६,
२०; ऐआ. १, १, ३; ४; २, १;
५, ३; शांआ. ४, ४; श. २, ४, २,
१९; ३, ६, २, २४; ९, ३, २५; ४,
६, ४, ३; ७, ४, १, ३०; का. १, ३,
३, १६; ४, २, १०; तै. १, ४, ६,
५; ७, १; २, ४, ५, ७; ६, ८; ३,
१, १, ५; तैआ. २, ६, २; तां. ६,
१०, १; गो. २, ३, १; येषु श. ४, २,
१, १२; १२, ४, २; ३; का. १,

४, २, १०; तैआ. १०, १०; १; तां.
५, ५, २०; १७, ८, ४; यैः श. १,
५, १, ३; ६, ३, १, १०; १४, ५, १,
९; तां. ७, ४, ८; यौ ऐ. १, ४;
२२; ४, १५; २३; शां. ८, ४;
श. १, २, ३, ९; ३, ४, १, २१; ४,
१, ५, १६; ५, ३, ४, ४; तै. १, ३,
५, ४; ४, ६, १; २, ४, ५, ७; ७,
१६, १; ३, १, २, ११; तैआ. ६,
३, १; तां. १, ७, ५; २४, १४, ५;
जै. १९२; जैउ. १, ६, २, ५; ११,
२, ४; गो. १, ५, ३; ४; २, २, ६.
युक्तकाम,मा-मः ऐआ. १, १,
४; श. १, ६, २, ७; ३, १, ३, २३; ७,
४, १, ५; १०, ३, ५, १४; ११, १,
६; २०; तै. ३, ११, २, ४; ७, २;
तैआ. १, २३, २; तां. १०, ५,
१४; जै. ७०; ७८; १७७; १८०;
१८५; १८६; १९२; १९७; १९९;
-माः शां. २७; ६; शांआ. १२,
२; ७; श. १, ६, २, ७; ५, ४, २,
९; ७, ४, १, ४; ११, १, ६, २०;
तै. २, ८, १, २; ३, ५, ७, १; तां.
९, २, १४; जै. २०३; प. ४, ७.
यत्का(म्य-→)म्या-म्या श. १,
१, २, १९; ३, ९, ३, ४; ४, ६, ५, ५.
यत्कारिन्-री तै. १, ५, २, १; ९.
यत्सामन्-मा तां. ११, २, १;
७, १.
यद्(-द्अ-)-मृत-ताः शांआ.
४, १४.
यद्-देवत्यं,त्या-त्यः श. ३, ८,
३, १; -त्यासु जैउ. १, १८, ४, १२.
यद्-वाहिष्ठीय-ये आ. जैआ. १,
८६.
यद्-विद्वस्-दुपः जैउ. ४, ६,
२, ४; -द्वांसः जैउ. ४, ८, ५, २.
यन्म(-द्अ-)-हिष्ठीय-ये आ.
१, ८६.

यु-तस्(ः) ऐ. २, २३; ५, १८; ६, ४;
७, २; ३०; ऐआ. १, ३, ४; २, १,
८; ५, १, ६; शां. २६, १२; श.
१, १, २, ८; २०; ३, २, १०; ६, २,
३; ८, ३, २६; का. १, ४, १, ११;
४, ३, १३; ५, १, ७; ६, ३, १०;
२, १, २, ९; १५; २, १, ३; तै. १,
१, ३, १२; २, १, ७; ९; १६; २, ३,
९, १; २; ५, ८, ८; तैआ. ५, ११,
३; ८, ४, १; ९, १; ९, १, १; १०, १,
१; ९; तां. २५, ८, ४; जै. ८६;
९२; १०८; मं. २, ८, ५; सा. २,
३, ४; गो. १, २, ७; ३, ६; ५, २;
युतस्(ः)ऽयतस्(ः) श. १४, ५, ४,
१२; मं. २, ५, ३; ५.

यतम,मत्(-द्+डतमच्)-मः श.
१३, ४, २, ४; -मत् श. ४, ६, ३,
३; ६, २, २, १५; ८; ४, ४, १२;
-मस्मिन् प. १, ५.

यतम-था प. ३, १.

यतर,रत्,रा(-द्+डतरच्)-रः ऐ.
२, ४०; ३, ९; श. १, ४,
४, ७; ४, ५, ८, १३; का. १,
६, १, २३; २७; तै. २, १, ६, ३;
तां. ७, २, २, १४, ६, ६; २५, १३,
३; जै. १५; गो. १, ३, १९; २,
१, १७; -रत् ऐ. ३, ४३; श. ११,
२, ७, ३३; जै. ९२; -रम् श. १,
५, ३, १७; -रस्मिन् तै. ३, ३, २,
५; -रा श. ३, ६, २, ३; ६; -रान्
श. १, ४, १, ३४; जै. १३६;
१५५; -रे तां. १३, ६, ७; २१,
१३, २; जै. ४९; १३६; १५५.

यतर-था श. १, ७, ३, २७; २, ५,
३, १७; ३, ३, ४, १३; ७, ३, १,
२७; १३, ४, ३, ४; का. १, ५, २,
१६; प. ३, १.

श्रुति(यद्+डति)-ति तैआ. ६, १०,
१, १. १, २यति-यत्, यत-गद्.

† यतिष्ठ (यति । स्थ) इति पदद्वयम् = ऋ. १०, १८, ६ । यतिष्ठ (यतिऽस्त) इति तैआ. सुपा. विमृश्यः । सा.
तु √यततेराह सोऽपि । चिन्त्यः । तस्यैव ऋ.-भाष्यविरोधात् ।

यति(य→)थी-थीम् श. १,८,१,
५; -थ्याम् श. १४,९,१,३१.
युत्र ऐ. १, ७;९; १६; २८; २९;
३०; ऐआ. १,३,८^१; ५, २^१; २,
१,८^२; ३, ८^३; शां. ५, १०^१; ६,
१२; १३; ७,४; शांआ. ४, १४;
५,३^१; ६, १९^१; ७,४; ८, ७;९;
श. १, १,१, १७; २१; ४, १३;
१६; २२; २,२,४; ३,२; का. १,
१,१,२;४;६;७; २, ६;३, २^१;३;
तै. १,४, ३,५^१; ७,३; ५, १,१;
८,६,५; २,४,६,२; तैआ. १,२,
३; ३,३,४,१; ८,५^१; २, ६, २;
३,११, १^१; तां. ६, ४, १२; ७,
१०, १५; ८, ८, १५; १३, ७, १०;
८, १; ८,४;५; जै. ५^१; ६^१; जैउ.
१,१,५,५;७; ६,३; ३, २,६; ८;
३,२;४; सं. २; दै. ३, २४; सं.
१,१,१५; २,३, १८; प. १, १;
२; ५; ६; २, ५-७; सा. १, ५,
१५; २,४,१; ३, ३,५; ६, ११;
१२; गो. १,१, १४; ३२; ३३^१;
युत्रयत्र श. १४, १,२, १; का.
१,१,१, १; ५; तैआ. ५, २, ९.
यत्र-काम-म् श. १४, ७, १, १३.

युथा ऐ. १,३; ११; १३; १५; २३;
ऐआ. १,२,१; ३,१;४,१;५, १^१;
शां. १,५; २,९^१; ६, १२; ७,३^१;
शांआ. १,३; २,१; १६; ३, ४;
४,१;२; श. १, १, २,४; ४,७;
२,२,३^१; ७; ३, २; ४,३; ३,१,
१; का. १,१,१,६;७;२,४^१; १२;
४,३; तै. १, १, ४,६; ५,९; २,
१,९; ३,१,४;५; तैआ. १, २,१;
८,६; १०,७; २, ५, १; ८, १^१;
४,९,३; तां. २, ३,७;९,२; १३,
२;१६,३; ४,७,१०; ५,१०, २;
७,९,११^१; जै. १; ४^१; ५; १४;
१६; जैउ. १, १,३, २; ६; ८^१;
५,७; आ. १; सं. १^१; दै. १,५;

७;९;११; १९; प. १, १^१;२; ४;
५; सं. १,१,१०; २,१६;५, १२;
६,३१;३२; सा. १, ३,६; ४, ४;
३,२,१२; गो. २,३,३; ५,९; ६,
३;७;८; ९^१;१२^१; युथाऽयथा श.
४,६,१,१; १४, १,१,१८; २०:
२१;२, १०; २१; २,२, ४३; तै.
३,६, ६, ४; युथाऽइव श. १,१,
१,२१.
यथ(-थाऽक्)-क्वि- -वि ऐ. २,
४^१;४,२६.
युथ(-थाऽक्)-तु- -तु ऐ. ५, ९;
का. १,१,३,७; तैआ. १, ९, १;
तां. १०,७,५;८,१;९,२.
यथा-कर्मन्- -र्म शां ८,७;शांआ.
३,२; श. १४,४,३,३०.
युथा-काम- -मः श. १४, ७,
२,७.
यथा-काम- -मम् श. १४, ५,
१, २०^१; गो. १,३,२१.
यथाकाम-ज्येय- -यः ऐ. ७,२९.
यथाकाम-प्रायाप्य- -प्यः ऐ. ७,
२९.
यथाकाम-वध्य- -ध्यः ऐ. ७,२९.
यथा-कारिन्- -री श. १४, ७,
२,६.
यथा-काल- -म् ऐआ. ५, ३,२.
युथा-कृत- -तुः श. १४,७,२,७.
यथा(-थाऽअ)-क्षर- -म् सं. २^१.
यथा-क्षेत्र- -म् तां. २,३,७; गो
२,५,१०.
यथा-खात- -म् श. ३,५,४, १०;
१५.
यथा-गृह- -म् जै. ३८ गो. १,
१,३२.
यथा-गृहीत- -म् श. १२, ४,
४,७.
यथा-नोप- -म् श. ११, ८,
३,२.
यथा(-थाऽअ)-ह- -म् शांआ. १,

५; श. १३,८,३,५.
यथा-चारिन्- -री श. १४, ७,
२,६.
यथा-छन्दस- -म् ऐ. २,१८; ४,
२९;३१; ५,१;४;६;१२; ६,१२;
शां. १०, ५; १८, ३; ३०, ५;
गो. २,६,११.
यथा-जात- -म् श. ९, १, १,
१९.
यथा(-थाऽआ)-ज्य- -म् प. २,३.
यथा-ज्ञाति- -ति जै. ३८.
यथा-तथ- -म् तै. ३,७,११,५^१;
तैआ. २,६,२.
यथा-दुर्लभ(णमुल्ल) तै. १, ३,
२,१.
यथा(-थाऽआ)-दिष्ट- -म् प.
२,३^१.
यथा-देवत- -म् ऐ. ४, २९;३१;
५,१;४;६;१२; ७,४; श. १, ५,
३,२३;९,१,१०; ४, २,३, ११;
१२, ८,२,११;३२-३४;९,१,७;
८;९;१३,५,३,१-६; १४, ४,३,
३३; का. २, १,२,१३; २,१,३;
४; तै. १, १,४,८^१; ३, २,३,८;
५,४;६,३;८,१; १०, ३;३, १०
१^१; गो. २,६,११.
यथा-दैव- -म् जै. १४७^१.
यथा-धर्म- -म् श. ११, १, ६,
२४.
यथा-धिष्ण्य- -म् श. ४,६,८,
७; १२;१७;९,१६; १३, ५, २,
११.
यथा-नाम्- -म् तैआ. ५,११,२.
यथा-न्युप्त- -म् तै. ३, ११,
९,३.
यथा-परिलिखित- -म् श. ३, ५,
४,८.
यथा-पुर- -म् जै. १९०; गो. १,
३,१३^१.
यथा-पूर्व- -म् ऐ. २, ३३;३,३;

श. १, १, २, १९; ३, ११; ३, ५, ४,
८; ८, ३, १६; ९, १, २२-२७;
३, ७; ४, ४, २, ७, ५, १, ३; ११;
१२; ४, १४; ५, ४, ४, १९; ६, २, १,
१८; का. २, १, २, १५; ३, ६; तै.
१, १, ६, ९; ३, १, ६, ५, १; ८, ७, २;
३, २, ३, ७; तैआ. ५, ८, ११;
१०, १, १४; तां. ९, ९, १५;
१८, ८, ५; जै. १३९; गो. १,
३, १.

यथा-प्रज्ञ- -म् ऐआ. २, ३, २.

यथा-प्रतिरूप- -म् श. ९, ५, १,
५४.

यथा-प्रभावम्(णमुल्) श. ४, ५,
१०, ७^१.

यथा-भाग- -म् ऐ. ३, ४; २०;
३१; ३८; श. २, ६, १, ३६^१; ४०^१;
का. १, ३, ३, १७^१; १८^१; ६, १,
२४^१; २७^१; तै. १, ६, ८; ९; ९, ७;
मं. २, ३, ६; ७; गो. २, ३;
१३-१५; २३; ४, १-३; १५-१७;
यथा-भाजन- -म् ऐ. १, २.

यथा-(थाऽअ-)भिन्नायम्(णमुल्)
तै. १, ३, १, २.

यथा-मनस्- -न्तः गो. १, १, ३२.

यथा-यजुस्- -जुः श. १३, १, ६,
१; तै. १, ७, ४, २; १०, २; ३, २,
४, ४; ७, ६; ९, १२; ३, ४, ३; ६, ७;
९, २; ६; ९; ८, १७, १; १८, ४; ९,
४, ३; ६, ५; तैआ. ५, ३, ५; ६;
९; ८, ३; ६; १०; गो. २, २, ३.

यथा-(थाऽआ-)यतन्- -नम्
शांआ. ५, ३; ६, २०; श. ११, ५, ५,
११; १३, ५, २, १६; तां. ५, ६, ७;
१६, ५, २४; जै. ९९; जैउ. १, ४,
४, ३; -नात् तै. १, २, ५, २; जै.
४६^१.

यथायथु(←-थाऽयथा)- -यम्
ऐ. २, २६; ५, ९^१; २३; शां.
१, ४; ९, ५; १२, ४; २१,

६^१; १३, ५; २४, ८^१; २५,
१०^१; श. १, ९, २, २७; २८; ३,
६, ३, २१; ९, ३, ७; ३३; ४, २, ५,
१४; ३, १, २६; ४, ४, ५; १३; ६,
३, ३; ८, ४; ९; १४; ५, ४, २, ९;
तै. १, ७, ३, १; २, ६, १४, ६; तां.
८, ७, ७; जै. १८०^१; प. १, ६;
गो. २, ६, १०^१; -थम्ऽइव श. ३,
९, ३, ७; -थेन श. १, ८, २, १३.
यथा-युनि- -नि श. १२, ७, ३,
१४.

यथा-रूप- -म् श. ६, २, १, १९;
७, १, १, २०^१; १२, ७, २, ९; ३, ९;
१०; ८, २, ११; २६; २७; ३२; ३३;
३४; ९, १, ७; ८; ९; १३, ६, २, १०;
प. १, ४.

यथा-(थाऽअ-)र्थ- -म् गो. १, १,
३०; ३२.

यथा-लोक- -म् ऐ. ३, ४२^१; तै.
१, ३, ६, ६; जै. ४८.

यथा-(थाऽअ-)वकाश- -म् तै.
३, १२, ५, ५^१.

यथा-वत्- -त् तैआ. ५, ८, ३.

यथा-वर्ण- -म् ऐआ. ३, १, ५.

यथा-वश- -म् तै. २, ८, ५, २.

यथा-(थाऽअ-)वसथ- -म् शां.
९, ४.

यथा-वित्त- -म् ऐ. ३, २८^१.

यथा-विद्य- -म् शांआ. ३, २.

यथा-विध- -धे तै. २, १, १०, २.

यथा-शक्ति- -क्ति तैआ. १, ३२,
३; सा. १, ३, ६; गो. १, २, ५.

यथा-श्रद्ध- -म् श. १३, ८, ४,
१०; का. १, २, २, ४; तै. ३, १२,
५, ११.

यथा-श्रुति- -ति सा. ३, ९, ६.

यथा-श्रेष्ठ- -म् श. ६, २, १, १८.

यथा-समुदित- -म् श. १३, ५,
४, २७.

यथा-सामन्- -म् ऐ. ४, २९;

३१; ५, १; ४; ६; १२; गो. २, ६,
११.

यथा-सुख- -म् तैआ. १०, ३०, १.

यथा-सूक्त- -म् शां. २८, ३^१.

यथा-स्तुत- -म् गो. २, ५, ३.

यथा-स्तोम- -म् ऐ. ४, २९; ३१;
५, १; ४; ६; १२; गो. २, ६, ११.

यथा-स्थान- -म् ऐआ. ५, १, ६;
श. १४, ९, ४, ५; तै. १, ३, ७, ४;
प. १, ४; गो. १, ३, १३^१; २,
१, ३.

यथे-(थाऽआऽइ-)त- -म् ऐआ.
५, १, २; ३; शां. ९, ४^१.

यथो-(थाऽउ-)क्त- -क्तानाम् गो.
२, २, ५.

यथोक्त-शेष- -पः गो. १, १, २७.

यथो-(थाऽउ-)जित- -म् ऐ. २,
२५.

यथो-(थाऽउ-)दित- -म् तै. १, ६,
५, ३.

यथो-(थाऽउ-)क्षीत- -म् श. १२,
४, २, ८.

यथो-(थाऽउ-)पकीर्ण- -म् श. ४,
४, २, ७.

यथो-(थाऽउ-)पपादम्(णमुल्)शां.
१६, ४; २५, १०.

यथो-(थाऽउ-)पस्मार- -म् श. ५,
२, २, २; ३^१.

यथौ-(थाऽओ-)कस- -म् गो. २,
५, १०.

यद्वा ऐ. १, १७; २, ११^१; १५^१;
२५; ३१; ३४; ऐआ. २, ५, १; ३,
२, ४; ५, १, ४^१; शां. २, ९; ७, ३;
९, ४; शांआ. १, ४; ५, ३^१; ६,
१९; २०^१; ८, ७; श. १, १, १, २२;
२, ६; २, २, १६; ३, ८^१; ५, २६; ३,
४, १, ५; का. १, १, १, २; १०^१; ३,
१२; ३, ८; २, १, ९; ३, ७^१; ३, १, ८;
९; तै. १, ३, ९, १^१; ३; ४, १०, ४^१;
५^१; ६; ५, २, १; ७, ९, ३; तैआ. २,

३, १; ३, १४, १; ४; ४, ५, ६; ४२,
५; ६, १, ४; तां. ४, ९, २०; ५, ५,
१०; ८, ९; ९, १, ११; १२, ४, २०:
जै. ११; ५३; ५९; १११; ११२;
जैज. १, १, ४, ७; २, १, १३; ३, ६,
१, ६; ४, ३; ४, ११, २, ७; प. १, ३;
४, ६; ५, ३; ५; ६; सा. १, १, १३;
२, ६, ११; गो. १, २, १४; २, ३,
२३; ४, ६; १०.

यद्वा-निकाम- स्मृ. शा. १२, ३,
५, १.

यद्वा-त्र(त्→)ती- स्यः शां.
३, ५.

युधि ऐ. १, ६; १६; ३०; २, २; ६;
७; १४; ऐआ. १, १, १; २, १, ५;
४, ३; ५, १, ४; २, २; शां. १, १;
२, ८; ३; ३, ३; ४, १२; ६, १२;
शांआ. १, ४; ५; ८; ४, १५; ७,
३; ११; शा. १, १, ९; २१; २,
१५; ४, २; १९; २०; २, १, ७;
२, ४; का. १, १, १, ९; २, १२; ३,
५-७; ४, १७; २५; २, ३, १६;
तै. १, १, ६, १; ९, १०; ३, १, १;
४, ३, ५; ६, ३; ४; १०, १०; तैआ.
१, ८, ५; ११, ७; ३१, २; २, ६, १; ८,
१; ४, ३, १, १; ३२, १; तां. ४, ५,
१७; ५, ६, ३; १०, ५; ६, ७, १३;
१४; १५; जै. १२; १३; १६; १८;
जैज. १, १, ६, २; २, २, ४, १-३;
४; ६; जैआ. १, १६१; प. १,
३; ५; ६; २, ९; सा. ३, ९, १; गो.
१, १, २३; ३२; ३४; २, ७;
३, ३;

य(द्वायञ्च्→)द्वीची- ची जै.
१६८.

यन्तुम्, यन्तु-, यन्त्र- प्रभृ. / यम् द.
✓यम्, यमति जै. ७; यच्छति ऐ. २,
४१; शां. ६, १३; शा. १, १, २,
२; २, ४, १, ६; १२; ३, १, २, २७;
२, २, १; ९, ४, ६; ८, ३, ४, ६; १२,

८, ३, ११; का. १, ४, २, ३; ७; २,
१, २ ३; तै. १, ४, ७, १; ४, ५;
२, २, ६, ४; ३, २, ३, ६; युच्छति
शा. १, १, ४, ८; ३, २, १, ३८; २,
१; ३; ४, २, २, ६; ११, २, ७, ३३;
का. २, १, २, १३; तां. ४, ९, १५;
गो. २, १, १; यच्छन्ति ऐ. ५,
२४; शा. ३, २, १, ३६; ४, ९,
२१; युच्छन्ति शा. २, ३, ४, ३७;
तां. ४, ९, १६; ६, ७, ११;
यच्छामि तै. १ २, १, १५; येमिरे
शां. २४, ७; तै. ३, ७, १, १;
यंस्यति शा. ११, २, ७, ३३; यंसत्
तै. २, ८, ३, ८; युच्छन्ताम् शा.
१, १, २, १६; का. २, १, २, १२;
यच्छतु शा. ५, २, २, ११; तै. २,
४, २, ८; तैआ. १०, १, १०; मं.
१, ८, ४; यच्छ ऐ. २, २१; शा.
३, २, १, ८; ८, ५, ५; ९, ३, ५;
४, १, २, १५; ६, ४, १, ८; ७, ४,
१, ९; २, ७; २८; ८, ३, १, ९; २,
४; १४; ७, १, २२; ३, १८; २,
४, १, १६; १३, ४, १, ७; तै. १,
१, ७, १; ८, ४; २, ७, ७, ५; ३, २,
७, १; ७, २, ७; १०, ४, ३; तैआ.
२, ५, १; ४, ७, ३; ८, ४; ५, ६, ७;
७, ९; १०, १, १०; मं. २, २, ७;
यच्छतम् तै. २, ८, ४, ५; ७, १०;
मं. १, ५, १२; यच्छत ऐ. ८, २७;
ऐआ. ५, १, १; तै. ३, ५, १२, १;
मं. २, ४, ३; ८, ४; यच्छाम शा.
३, ९, ४, ६; अयच्छत् ऐ. २, ३३;
तां. ७, ७, ५; २५, १०, ११; जै.
१८२; गो. २, ५, ९; अयच्छन्
शा. ३, ९, ४, ६; ४, २, २, ७; युच्छेत्
शा. १, २, २, ३; का. २, २, १, ३;
यच्छेत् शा. ३, २, १, ३६; ३७; सा.
३, ३, ५.
यस्यते शांआ. ६, १५; अयामि
तै. २, ४, ३, २.

यम्यति शा. १४, १, ३, ४; ६, ७,
३; ७-३०; यमयन्ति का. १, ५,
२, १६.

यच्छमान-, यत्-ता-, यति-, यक्त्वा
गत्र. ।

यन्तुम् शा. ६, ४, १, ८; ७, १, १; ३;
६; ७; १२-१५; २२; ७, ४, १, ९;
तां. १६, १, ७.

यन्तु- न्ता ऐ. २, ४०; ४१; शा.
३, ६, ३, ७; ९, ३, ३२; ५, २, १,
२५; ९, ३, ३, १०; ११; १३, १,
२, ३; तै. २, ८, ५, १; ३, ८, ३,
५; ६; तां. ४, ९, १५; -न्तारम्
शा. ५, २, १, २५; १३, १, २, ३;
तै. ३, ८, ३, ५; -न्तुः शा. ५, २,
२, १३; १४; ९, ३, ४, १७; जै.
१३९.

श्यन्त्री- न्त्री शा. ८, ३, ४, ६;
१०.

श्यन्त्री- न्त्री शा. ८, ३, ४, ६;
१०.

यन्त्र- न्त्रम् शा. ३, २, ४, १२; ९, ३,
४, १७; -न्त्रायाम् तै. ३, ७, ६, ७;
-न्त्रे तै. ३, ३, ६, १०; ७, ६, ७;
-न्त्रेण शा. ९, ३, ४, १७; जै.
१३९.

यन्त्रिका- का तां. १६, १, ७.

यन्त्रिय- ये शा. ५, २, २, १३;
१४.

श्यम्- मः शा. १३, ८, ३, ६.

श्यम्- -म ऐ. ३, ३७; तैआ.
६, ३, १; -मः ऐ. ३, ३७; शां.
१, २; १६, ८; शांआ. ६, २; १५;
शा. २, ३, २, १; २; ७, १, १, ३; ४;
२, १, १०; १२, ६, १, २१; १३, ८,
२, ४; १४, १, ३, ४; २, २, ११; ४,
२, २३; ६, ९, २२; तै. १, २, १,
१६; ४, ८, ६; २, ५, ७, ३; ३, १, २,
११; ५, १४; तैआ. १, ८, ५; २७,
६; ५, ७, ११; ६, ५, १; २; ३;

६, १; ७, १; ९, १; तां. ११, १०, २, १; २१, १, १; जै. ७; १४९; जै. ७, ५, १, १; प. ७, ४; गो. २, २, १; ४, ८; -मम् ऐ. ८, ७; श. २, ३, २, २; तै. २, ४, २, ५; तैआ. ६, १, १, ५, १; २; तां. १, ५, १, ७; १८; ११, १०, २२; जै. ७; गो. २, ४, ८; -मस्य तै. १, ५, १, ५; २, ५, ८, ५; ३, ७, ९, ८; तैआ. १, २, ७, ६; २, ३, १; ४, १; ७, २, ९, १; ३, ७, १; ६, १, १; ३, १; २; तां. २१, १, २; जै. ७; ६०; १४९; आ. जैआ. १, १९८; मं. २, ३, २०; गो. २, ४, ८; -मात् तै. १, ७, ८, ६; -माभ्याम् तां. १६, ४, १०; -माय श. ७, ३, ४, २, ७; ३, १; १२, ६, १, २, १; १७, १, ३, ४; २, २, १, १; तै. ३, १, ५, १, ४; ४, १०, १, तैआ. ७, ५, १; ९, २; ५, ४, १; ७, १, १; ६, ५, १; २; ६, २; तां. २१, १, ७; जै. १४९; प. ५, ४; सा. ३, ३, ५; -मे ऐ १, २, ९; शां. ९, ३; श. १२, ८, १, १, ९; तैआ. ६, ५, ३; मं. २, २, १; ८, १; गो. २, ४, ८; -मेन श. ७, २, १, १०; तैआ. ६, ३, १; ४, २; ७, २; -मौ ऐ. ७, ९; श. ५, ३, १, ८; तां. १६, ४, १०; -मौड्व तां. १८, ९, १०.

यमी- नी श. ७, २, १, १०; तां. ११, १०, २२; गो. २, ४, ८; -म्या श. ७, २, १, १०; तैआ. ६, ४, २; ७, २; -म्यै तै. ३, ४, १, १.

यमार्ग- मेड्व तैआ. ६, ५, १.

यम-देवत- तः श. १७, ६, ९, २२.

यम-देवत्य- त्यानि घ. ५, ४.

यम-नक्षत्र- त्राणि तै. १, ५, २, ७; ९.

यम-नेत्र- त्राः श. ५, २, ४, ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.

यम-राज-न(ज/गम्)- नान् तैआ. १, २, ७, ६.

यम-राज्य- ज्ये श. १२, ८, १, १९; तै. २, ६, ३, ४; तैआ. ६, ७, २.

यम-लोक- कम् तै. ३, ९, २०, १; तां. ९, ८, ४; जै. ६०; -के श. ७, ३, ४, २, ७.

यम-व्रत- ते आ. २, १६, ३; जैआ. २, ४, ७.

यम-सादृ- ने तैआ. ६, ७, २; ८, १.

यम-सू- म् तै. ३, ४, १, १, १.

यमे(मडरइ-ष्ट- म् तै. १, ७, ८, ६.

यमन- नः श. ५, २, १, २, ५; ९, ३, ३, १०; १, १; तै. ३, ८, ३, ६; गो. २, ५, ९; -नम् श. ५, २, १, २, ५.

यमनी- नी श. ८, ३, ४, ६; १०.

यमिक- के आ. जैआ. १, ५, २, ५.

यमुना- नाम् ऐ. ८, २, ३; श. १३, ५, ४, १, १; तां. २, ५, १०, २, ३; १, ३, ४; -नायाः तां. ९, ४, १, ०; -नायै जै. १, ९, २; -ने तैआ. १०, १, १, ३.

यमुड्वि ऐआ. २, १, ५; श. १७, ८, ४, १, १.

ययु- युः श. १३, १, ६, १; तै. ३, ८, ९, २.

यर्हि ऐ. १, १, ६; २, ७; का. १, १, २, २; जै. ९, ४; १, ५, ०; १, ५, १.

यव- -व तैआ. ६, ९, २; -वः ऐ. २, १, १; शां. १३, ४; श. २, ५, २, १; ३, ६, १, १, १; ७, १, ४; ७, २, १, १, १; १०, ६, ३, २; १३, २, ९, ८; १७, ८, ८, १; का. १, ५, १, १;

तै. ३, ९, ७, २; तैआ. ६, १०, २; जै. १, १, ३; -वम् श. ५, ५, ४, २, ४; १२, ७, ३, १, ३; १३, २, ९, ८; ५, २, ८; का. १, ५, १, १; १, ४, २, ०; तै. २, ४, ८, ७; ६, १, ३; ३, ९, ७, २; जै. ३, ७; जै. ६, ४; मं. २, १, १, ६; -वस्य गो. २, १, १, ७; -वाः ऐ. ८, १, ६; श. १, १, ४, २, ०; ३, ६, १, ८; ९; ८, ४, २, १, १; ३, १, ८; १२, ७, १, ४; २, ९; ३, १, ३; १३, ३, ८, ५; ८, ४, १, ०; का. २, १, ३, २, १; तै. १, ३, ७, २; २, ६, ४, ५; तां. १६, १, १, ०; १८, ९, १, ७; जै. १, १, ३; -वान् शां. ५, ३; श. २, ५, २, १; १, ४; १, ६; २, ३; ३, ६, १, १, १; ७, १, ४; १३, ८, ३, १, ३; का. १, ५, १, १, २; तै. १, ८, ४, १; गो. २, १, २, १; -वानाम् ऐ. ८, १, ६; श. ८, ४, २, १, १; तै. १, ८, ४, १; सा. १, ८, १, ४; १, ५; -वेपु श. ३, ६, १, १, ०; -वैः तै. २, ६, १, १, ३.

यव-क्री- क्रीः, -क्रीयम् जै. १, ५, १.

यव-द्रोण- म् सा. ३, ५, ४.

यव-मत्- मत् तै. २, ८, २, ७; -मन्तः श. ५, ५, ४, २, ४; १२, ७, ३, १, ३; तै. २, ६, १, ३; -मात् श. ११, ३, ३, ९.

यवमती- त्यः श. ३, ६, १, ७; १०; ७, १, ३.

यव-मध्य- ध्यः श. १३, ६, १, ९.

यव-मूय- यः श. ५, २, ४, १, १; १, ३; १३, ३, ८, ५; -यम् श. २, २, ३, १, ३; ५, २, ५, १, ३; ३, १, ५; ३, ९, ४, ५, १, २; ५, ४, २, ९; ५, ९; १३, ३, ८, ५; का. १, २, ३, १, १; तै. १, ७, २, ६; -यानि श. २,

५,२,२३; का. १,५,१,२०; -यौ
 श. २,५,२,१६; का. १,५,१,१४.
 यव-मात्र- -त्रम् गो. २, १, ३^३;
 -त्रात् तै. ३,७,५,६.
 यव-सक्तु- -क्तवः श. १२,९,१,५.
 यव-सस्य- -स्ये शां. ४,१४.
 यवा(-वडा-)-चित्त- -तम् श. ५,
 ४,५,२२; तै. १,८,२,४; -तस्य
 जै. १९२.
 युवा(-वडा-)-शिर- -रः जै. १९८;
 -रम् ऐ. ४, ३; ऐआ. ५, १, १;
 शां. २७,२; श. १३,५,१,९; तै.
 २,५,८,९.
 युवस- -सम् तै. २, ४,५,५; तैआ.
 १, २९, १; -से श. ८, ७, ३,
 १२; -सेन श. ४,१,४,१०.
 युवस-प्रथम- -मानाम् तै. ३,
 ६,११,२.
 यवागु- -गुः तैआ. २, ८, १; -गुम्
 तै. ३,७,१,५; -र्वां शां. ४,१४;
 श. १, ७,१,१०^३; २,५,३, १६;
 का. १,५,२,१६; तै. २,१,५,६.
 रयव्यु- -व्यानि तै. ३,८,१८,३.
 यव्या- -व्यां श. २,५,२, २८;
 का. १,५, १,२५.
 यव्या-वती- -वत्याम् तां. २५,
 ७,२.
 रयव्य- -व्ये श. १३,२,६,८.
 युवन्- -वा श. १,७,२,२५; २६^३.
 रयव्यु- -व्याः श. १, ७,२,२६.
 युविष्ठ(←युवन्)- -ष्ठ श. १, ७,३,
 १६; ६,८,२, ९^३; ७,५,२, ३९;
 १०, १,३,११; तै. १, २,१,१२;
 २,४,७,९; ३,५,७,५; ६; ६,११,
 ४; १२,२; तैआ. ४, ७,५; -ष्ठः
 शां. १९, ९; २१,४^३; २३, ८^३;
 २५, ९; शांआ. २, १८; श. १,
 ४,१, २६; ६,७,४,४; ७, ५,२,
 ३८^३; १०,१,३, ११; तै. २, ४,
 ८,६; गो. २, ६,१४^३; -ष्टम् ऐ.

५, २०; शां. २६, १४^३; तै. ३,
 ११,६,२; तां. १५,२,१.
 युविष्ठ-व(त्→)ती- -त्या श. ७,
 ५,२,३८; १०,१,३,११.
 यविष्ठ्य- -ष्ठ्य श. १, ४, १,
 २६^३; ३,३; ६,६,३,५; ६; तै. १,
 २,१,१०; ३,५,२,१.
 रयशस्- -शः ऐ. १,५^३; १३; २,२०^३;
 २२; ५,२,३; ६,३,४; ७,१८; २३^३;
 २४^३; ३,२; ८,१२; १७; ऐआ. १,
 ४,३^३; २,३,७; ५,१,५; ३,२; शां.
 ९,६^३; २०,३; २१,३; २२,२; २५,
 ३; शांआ. ४, १५; १२,१^३; श.
 १,१,१,५^३; ३,४,२,८^३; ४,२,४,
 १०^३; ६,९,१; ३; ५,२,१,१५; ३,
 २,३^३; ४,२,७^३; ३,२; ११; ५,५,
 १६^३; ६,१,२,३^३; १०,१,४,१४^३;
 ४,१, १०; ६,५,६^३; ११, २,७,
 १०; १२; ५,७,१^३; १२, ३,४,६-
 १०; ७,१,५; २,८; ३,१४^३; ८,३,
 १^३; १३,१,२,८; १४,१,१, ३^३;
 ६^३; १२^३; ३,२^३; ३,१,३,२; २,२०;
 ४,२,२,३; ५,२,४; ५^३; ९,४,६; ७;
 का. १, १,१,३; ३,३^३; ४,९^३; २,
 ३,१^३; ३,४,१; २,१,१,४^३; तै. २,
 २,१,३; ५^३; ८,२^३; ४-६; ८^३; ३,
 २,३^३-५^३; ४,६,५-७; ५, ७, १;
 ६,५,४; ११,७; १२, ४; १४,२;
 ६; १७,१; ५; २०,५; ३,७,६,१२;
 ९,९; ८,७,२; ९,२; ९,४,३; ८;
 १०,५,१^३; १०,३; ११,९,५; ६;
 १२, ९,४; तैआ. ३, ७,१^३; २^३;
 ३^३; ४^३; ४,१,१; ५,४; ५,१,१; २^३;
 ७,२,१; ४,३; ९,१०,३; १०,१,
 २; १४,१; तां. १, १,१; ८; ७,१,
 ११; ५,६^३; ७; ११, ३,९^३; १४,
 ११,२; १५, ३,३२; १९, ८,४;
 २५,१८,४; जै. ६^३; ९५^३; १०२^३;
 १२७; जैउ. १, २,१,१३; ४,३,
 ३; १४,२,५; १५,१, २; २,७; २,

३,२,१; आ. २, १८, २; जैआ.
 २,३, ११; ष. २,३^३; मं. १, ७,
 ५; २,५,९^३; ६,२; ३; ९; ८, १०^३;
 ११; सा. २, ६, १५^३; ३, २,५;
 गो. १,२,२^३; ३,१; ५,१५^३; १८;
 २०; २,५,६^३; ६, १५; -शसः ऐ.
 ७,३२; श. ४, २, ४, १०; तां.
 ६, १०, १३; जै. १३६; मं. २,
 ८, ११; १२; -शसा ऐ. १,१३;
 ६,३४; ७,१८; २३; २४; ऐआ.
 ३,१,१; २; ५^३; ६^३; शांआ. ३,३;
 ६,८; १६; ७,२; ४-८; १२-२३;
 श. २,२,३,६; ४,६,७, २०; ५,
 ३,२,३; १०,३,५, १६^३; ११,४,
 ४,११; ६, २,२^३; १२,७,३, २२;
 १४, ८,१५,४; ९,४,७; २९; का.
 १,१,१,३; ३,६^३; २,२,१४; १५;
 ३,४; तै. २,६, १३,३; १९, १;
 ३, १०,६, १; ११, ७,४; ९, ८;
 तैआ. १,२७,३; २,१०,१; ४,२१,
 १^३; ४१,२; ३; ५; ६^३; ६, १०,२;
 तां. ११,११,९; १५,३,३२; १९,
 ८,४; २३,७,४; जै. १५९; जैउ.
 ४, ११,३, ११; मं. २, ६, ११;
 गो. १, ३, १; -शसाऽइव का.
 १, १,१,१; -शसाम् मं. २, ५,
 ९; -शसि जै. ६^३; गो. १,५,२०;
 २,६,१५; -शसी आ. १,२४८^३;
 -शस ऐ. ८,७^३; ऐआ. १, ४,२;
 शांआ. १२, ३; श. २, ६,३,६;
 ४, २,४,२३; ५, ३,२, ३^३; का.
 १,६, ३,५; तै. २, ६, ४,६; ५,
 २; तै. ३, ७,१०,१; मं. १, ७,
 ४; २,६,११; -शांसि आ. जैआ.
 १,५७६; गो. २,५,६.
 रयशस्- -शसः तै. ३, ७, ४, १४;
 -शसम् श. ११, ४, ३,१९; तै-
 १, ४,२,२; ३, ६, ९,१; -शसा
 तै. २, ८, ७, ७; -शसे तै. २,
 ६-८, ४; -शाः सा. २,६,१५.

†=क्र.१,१७३,१२; य. ३, ४६। तृ. १, वि. - प्रतिरूपकमव्य. M. ११. प्रथ्. । नदीऽइत्यर्थमाह द. । नाउ म. - दोर्भाप्यंचिन्त्यम्

यशस्काम- -मः ऐ. १, ५; का. १, २, ३, १; तै. ३, ११, ९, ४; तैआ. १, २६, ६; -मस्य ष. ४, ४; -माः तै. २, २, ८, ४; तैआ. ५, १, १; तां. ७, ५, ६.
 यशस्क्रीर्ति- -म् ऐ. ७, २३.
 यशस्य- -स्यम् आ. १, -स्यानाम् सा. २, ६, १५.
 यशस्वत्(मतुप्)- -स्वत् तै. ३, ६, १३, १; -स्वान् तै. ३, १०, १, ३.
 यशस्वती- -तीः तै. ३, ११, ९, ८.
 यशस्विन्- -स्विन् शांआ. १२, ३; -स्विने जै. ३, ७, ५, १; -स्वी ऐआ. २, ३, ५, ६; श. १०, ४, १, ११; ११, २, ७, ११; ६, २, ३; तै. २, ३, २, ५; ३, ११, ९, ८; जै. १, १४, २, ११; ३, ७, ५, १; सा. २, ६, १५; १६; ३, १, २; गो १, २, २.
 यशस्विनी- -नीभ्यः सा. ३, ५, १; -नीम् श. १४, ९, ४, ७.
 यशस्वि-त्तम- -मः शांआ. ४, ६; श. ४, २, ४, १०; १३, १, २, ८; तै. ३, ८, ७, २; -मम् शांआ. ४, ६; -माः श. १३, १, २, ८; तै. ३, ८, ७, २.
 यशोधा(-म्/धा)- -धाः तां. १, १, ८; -धाम् तै. ३, ६, २, २.
 यष्ट्य, व्या (√यज्)- -व्यम् जै. १०३; १३८; -व्याम् जै. १०३; -व्याम् जै. १३८.
 यष्टुम् श. १०, २, २, १.
 यष्ट- -ष्टः तै. ३, ३, ७, ५; -ष्टा तै. ३, ३, ७, ६; जै. १११.
 यष्टि(√यम्)- -ष्टिम् सा. ३, ४, ७; -ष्ट्या शांआ. ६, १९; श. १४, ९, ४, ७.
 यष्टि-ह(√हृन्)- -हाः शांआ. ३, ३; -हान् शांआ. ३, ४.

यह्वी- -ह्वै तै. ३, ६, ३, २; -ह्वै तै. २, ४, ७, ९.
 यह्वी- -ह्वी तै. २, ६, १२, ३.
 √या, याति ऐआ. ३, २, ४; श. ९, २, ३, १२; १८; १४, ७, १, ४२; तै. २, ४, ५, ४; ३, ११, ६, ४; याति तै. १, ४, ४, १०; ३, ८, २१, ३; तां. ७, ९, १४; १७, ८, ४; जै. १६४; गो. १, २, १५; यान्ति ऐ. ४, २७; तै. १, ८, ४, १; २; तैआ. १, ४, ३; ८, १; जै. १४५; यासि श. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तै. २, ५, ५, ५; ३, ११, २, १; याथ मं. १, २, १४; यामि तैआ. १, १२, ३; ययौ श. ११, ८, ४, ३; तै. ३, १२, ५, ४; ययुः श. १३, २, ७, १२; तैआ. ६, १, २; जै. १४५; गो. १, ३, १७; यय शांआ. २, १५; यास्यामि जै. ११५; यास्यामः जै. १६८; यात् का. २, २, ४, ९; यातु शां. २५, ८; तैआ. १, ११, ८; याहि शां. २३, ७; तै. २, ४, ३, ११; याहि तै. २, ८, ६, ४; गो. १, १, ३२; यातात् जै. १८६; यात् श. ५, १, ५, २४; अयात् श. २, ३, १, ७; गो. १, ५, २१; अयान् गो. २, ५, ९, अयुः ऐ. २, २५; गो. २, १, १७; यायात् ऐ. ५, ३०; ६, २३; श. १३, ३, ३, ९; १४, ७, १, ४२; यायात् तै. ३, ८, २१, ३; गो. २, ६, ५; यायुः श. ५, ५, २, ३; अयासीत् जै. १९३; अयासिपम् तैआ. १०, १, ४. यात्, यात, यातवे, यातु-, यात्रा-, यात्वा, यान-, यास्यत्- अद्र. √याच्, याचते श. २, ३, ४, ३३; याचते श. २, ३, ४, ३; ६; ३२; ३३; ९, ३, २, ६; का. १, ४, १,

२; ५; २३; याचति ऐ. ७, २०; श. ३, ९, ३, २४; १३, ८, २, ४; ४, ८; याचन्ते श. २, ३, ४, ४; का. १, ४, १, ३; याचन्ति जै. १९९; यामि(=याचामि) श. ९, ४, २, १७; तै. २, ८, १, ६; ३, ७, ११, ३; १२, ६; तैआ. २, ३, १, ४, १; ४, २, ०, ३; गो. २, ४, २; याचामि तै. २, ५, ८, ६; तैआ. ४, ४, २, ४; ययाच जै. २०४; जै. १, १८, ४, १; याचस्व श. ११, ४, ३, ४; अयाचन्त श. ९, ३, २, ६; अयाचन्त तै. १, ३, १०, १; अयाचन् तां. ६, ५, १०; १२; याचत् ऐ. ७, २०; शांआ. ४, १; २; तां. १६, ६, ११; ष. २, १०; सा. १, २, ३; अयाचिष्ट श. ३, ९, ३, २५.
 याचत्- -चन् शां. २५, १५; श. २, ३, ४, ७; ११; १४; का. १, ४, १, ६; ९; १२.
 याचमान- -नः तैआ. २, ६, १; -नम् श. १३, ८, १, १२; -नाय गो. २, ३, १८.
 याचित- -तः ऐ. ७, २०; शांआ. ४, १; २; तै. २, ५, ३, १; तैआ. १०, १, १२.
 याचयित्वा सा. २, ६, ९.
 याचित्वा ऐ. ७, २०.
 याच्य- -च्यः ऐ. ७, २०.
 याच्य्या(=याच्य्या)- -च्य्यायाः का. १, ४, १, ३; -च्य्यायै श. २, ३, ४, ४.
 याजयत्(√यज्)- -यद्भ्यः ऐ. ६, ३५; -यच् जै. ९०.
 याजयित्वा- -व्यम्, -व्याम् श. १२, ८, १, १७.
 याजयित्- -तारः गो. १, २, १२.
 याजयित्वा तैआ. २, १६, १; मं. २, ४, ६; सा. २, १, ७.
 याजिन्- -जिनाम् गो. १, २, ४.

० 'यु-' इति मुपा. स्वरः ? । † √यह्वैरिति Miv. प्रभु. । ‡ 'यन्ति' इति कालि. मुपा. ।

याञ्ज(प→)षी- षी तै. ३, १२,
९, १; गो. १, २, ९.

याञ्ज(←यञ्ज)- ज्ञेन सं. ३.

याञ्जतुर(←यञ्जतुर)- -रः श.
१२, ८, ३, ७; १३, ५, ४, १५; -रम्
आ. १, ३, ३४; ४६१; -रे श. १३,
५, ४, १५.

याञ्जवल्क्य(←यञ्जवल्क)- -ल्क्य
श. ११, ३, १, ४; ४, ३, २०; ६,
२, ४; ५; १०; ३, २; ४; १४,
६, १, ५-१२; २, १; १०-
१३; ३, १; ४, १; ५, १; ७, १;
९, २०; १०, १; -ल्क्य श. १४,
६, ३, १; ४, १; ५, १; ७, ४; ६, ८,
२; ३; ५; ६; ९, १; २; ११-१८;
२१-२४; १०, ३; ६; ९; १२;
१५; १८; ११, १; ६; ७, १, २; ३;
४; ५; ६; १६; १७; ४०; जै. ६;
-ल्क्यः शांवा. १३, १; श. १,
१, १, ९; ३, १, २१; २६; ९, २, १२;
३, १६; २, ३, १, २१; ४, ३, २; ५,
१, २; ३, १, १, ४; २, २१; ३, १०;
४, २, १, ७; ६, १, १०; ८, ७; ५, ५,
५, १४; ११, ४, २, १७; ६, २, ४;
५; १०; ३, २; १२, ४, १, १०; १३,
५, ३, ६; १४, ४, २, ५; ५, ४, १, २;
४, ५; १२; १४; ६, १, ३; २, १२;
९, १९; २६; २९; १०, १; ४; ७; १०;
१३; १६; १९; ११, ६; ७, १, १;
४१; २, १०; ३०; ३, २, ३; ५; ६;
१३; १५; २५; ९, ३, १६; ४, ३, ३;
का. १, ३, १, १३; २, १; ४, ३, २;
२, १, १, ७; -ल्क्यम् श. ३, ८,
२, २४; ११, ३, १, २; १४, ६, ८, १;
-ल्क्यस्य श. १४, ७, ३, १;
-ल्क्यात् श. ११, ३, १, २;
-ल्क्यात् श. १४, ९, ४, ३३;
-ल्क्याय श. १४, ९, ३, १५;
-ल्क्ये श. ११, ४, ३, २०; -ल्क्येन
श. ११, ६, २, १; १४, ९, ४, ३३.

याञ्जसारथि(←यञ्जसारथि)- -थि
जैवा. २, १६, २.

याञ्जसेन(←यञ्जसेन)- -नः शां.
७, ४; जै. १२४.

याञ्जिक- -काः सं. ३; -कान्
श. १४, ६, ७, २-४.

याज्य,ज्या- -ज्यः ऐ. ४, २५; -ज्यम्
ऐ. ४. २५; -ज्यया ऐ. २, ४०;
४१; श. १, ७, २, १७; ११, १,
८, ५; ४, १, १३; ३, ७; १४, ६, १,
९; तै. १, ६, ९, ४; गो. २, ३,
२२; ६, ८; -ज्ययोः ऐ. २, २६;
-ज्या ऐ. २, १३; २६; ३७; ४०;
४१; ३, २, २; ४, ६; ६, २, ६; शां. ९,
५; ६; १२, १; ७; १३, ६; १४, १; २;
१५, ३; ४; १६, १; २; ४; ६; १८,
६; १३; शांवा. २, १७; श. १,
४, २, १९; ७, २, ७; ११; १५-१७;
१९; २०; ४, १, १, २६; ५, १, ३,
१४; ५, ४, २, ३; ९, ३, १, १७; १२,
४, ३, ५; ४, १-५; १४, ६, १, ९; तै.
१, ६, ९, ३; ३, ३, ८, ६; गो. २,
३, २१; २२; ६, ८; -ज्याऽइव गो.
१, ३, १०; -ज्याः ऐ. १, ११;
३, २१; ४, ६; ६, ९; १४; शां. ३,
५; ७, ८; ८, ९; १०, ५; १७, ४;
९; २३, ४; २८, २; ३; ३०, १; ११;
श. ३, ४, ४, २; ११, २, १, ६; १२,
८, २, ३५; ३, ३०; ९, १, १०; तै.
२, ६, ५, ८; ३, ७, ६, १८; गो. २,
१, २५; ३, २२; ५, ५; १०;
-ज्यानाम् तां. ३, ११, ३; -ज्याभिः
श. १२, ८, ३, ३०; तै. २, ६, ५,
८; -ज्याम् शां. २६, ५; श. १,
४, २, १९; ७, २, १२; ३, १९; ११,
१, ८, ५; तै. १, ६, ५, ३; -ज्यायाम्
शां. १४, २; -ज्यायै ऐ. २, २६;
श. १, ७, २, १७; ३, १६; ३, ८, ३,
३०; ३१; तैवा. ५, २, १; -ज्ये
ऐ. २, २६; श. ४, १, ३, १५.

याज्य-वत्- -वन्तः श. ९, ३, १,
१७; -वन्तम् श. ९, ३, १, १६;

-वान् श. ४, १, १, २६.

याज्यवती- -त्यः श. ११, २,
१, ६.

याज्या(-ज्यऽअ-)नुवाक्या-
-क्याः ऐ. १, १०; ११; २५;
श. २, २, ३, १४; ४, ५, १,
१३; १४; ६, २, १, ३६; २,
५; १३; ११, १, ५, ९; ६, ३४;
का. १, २, १, ११; ३, १२; तै. ३,
९, १६, ४; -क्याभिः तै. १, ८,
६, ६; -क्ये ऐ. १, ४; ७, ६-८;
९; श. १, ६, २, १२; ७, ३, १६;
२, ५, १, १४; ५, १, ३, ३; ६, २, २,
१२; १२, ४, ३, ५; ४, १-५; १३,
४, १, १३; १५; २, ७; १०; १३; ५,
३, ७; का. १, २, १, १३; ४, ३,
१२; तै. १, ८, ६, १.

याज्या-पुरो(-रस्ऽअ-)नुवाक्या-
-क्ययोः शां. २६, ४; -क्याः शां.
१, ४; ७, ८; ८; १२, ८; १८, १४;
श. १२, ८, २, १८; ३, ५; ९, १, १०;
१३, २, २, १५; -क्ये शां. ३, ६;
७, २; ८, २; श. १२, ८, २, ३५; ९,
१, १०.

याज्या-रूप- -म् शां. ७, २; श.
११, २, १, ६.

यात्(✓या)- यातुः तै. २, ८, ४, ३;
यान् ऐ. ५, ३०; यान्तम् जै.
१०५.

यातु- -तस्य प. १, ४.

यातुःकतीय- -म् शांवा. २, १६.

यातु-याम,मा- -मम् शां. २१,
५; प. ३, १; गो. १, १, २२;

-मा शां. ८, ९; १३, २; २२, १; तां.
६, ४, १२; गो. २, ६, १३; -माः
श. ६, ३, १, २३; २४; ३, ३, ३;
तां. ४, ३, १३; -मे गो. २,
३, ९.

† 'ल्क्या-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

यातु-यामन्- -म श. ६, ५, ३,
९; ८, २, ३; ७, १, १, ११; १२, ४,
२, ८; तै. ३, ३, ४, १; -मा श.
९, १, २, २४; ३, ३, ४; तैआ. ५,
७, ६; -माऽइव श. १, ५, ३,
२३; ८, २, १; ४, ५, १, १३; ५, ५, ५,
१०; जै. १४३; -मानि शां. १२,
७; श. ३, ९, ३, १०; ४, ३, २,
५; १३, ३, ६, ६; तां. ४, ९, १७;
१३, १०, १; आ. १; -म्ना तै. ३,
२, ३, ९; ७, १, ५; जैउ. १, १२,
४, ६.

यातुयाम्नी- -स्त्री श. १३, ३,
६, ६; तै. ३, ९, १८, २; -मन्यः
श. ९, १, २, २४.

यातुयाम्न्य- -म्नां जै. १८४.

यातुयाम-रूप- -म् श. ८, ६,
२, १३.

यातु-ञ्च- -चम् आ. १,
२४९.

यातुवे तां. १२, १, ७.

यातु- -तुः श. १०, ५, २, २०; तां.
१, ६, ७.

यातु-धान- -नाः श. ८, ६, १,
१७; तै. २, ४, २, २; -नानाम् श.
७, ४, १, २९; -नेभ्यः तै. ३, ४,
५, १.

यातुधान-प्रेषित- -ताः श. ७,
४, १, २९.

यातु-विद्- -दः श. १०, ५, २,
२०.

यात्रा- -म् जै. ११७.

यात्रा श. ६, ७, ४, १०.

यान- -नान् तै. ३, ६, ३, १; -नानि
प. ५, १०; -नेन गो. १, १, ३२;
-नैः तै. ३, १, २, १०.

यान-च्छत्र-शय्या(-य्याऽआ-)सना-
(-नऽअ-)वसथ-ध्वज-पताका-गृहै-

(-हऽए-)कदेश-प्रभञ्जन- -नेपु प.
५, ३.

यातयुजनी- -नः तै. २, ८, ७, ६.

याथातथ्य- -म् गो. १, १, ३८.

यादमान- -नः तै. २, ८, ७, ७.

यादस्- -से तै. ३, ४, १५, १.

यादृश(यद्/दृश)- -दृक् श. ६, ३,
१, ७; ४, २, ८; ६, १, ६; ७, २, ७; ७,
१, १, १९; २, २, २; ९, ३, १, २; तै.
१, ४, ३, ४; ५; जै. १४३; -दृक्ऽइव
ऐ. ३, ६; -दृङ् तां. २, २, ३.

यादृश- -शः जै. १९८; -शम् श.
१३, २, ७, ११; -शस्य जैउ. ३,
६, ६, ५; -शाः जै. ५८; १८८;
-शात् श. ७, ४, १, १.

रियाम(√यम्)||- -मः श. ३, ७, २,
४-६; तै. ३, २, ३, ९; -मम् श.
३, ७, ३, ४; तै. २, ८, ७, ७;
-मे श. ६, ३, २, ३. असौर्याम-
-त्व- गद्र.

रयाम(←यम)- -मम् तां. ११, १०,
२०; आ. १, ६५; ८३; ९२; १९४;
३१९; ३९४; ४०९; ४१३; ४२४;
५५७; जैआ. १, ६५; १९४; ३२०;
३९५; ४०९; ४२४; ४६२;
५५७; गो. २, २, १; -मानि
आ. १, ४८७; ५५९; ५६२;
जैआ. १, ४८७; ५६२; -मे
आ. १, २३; ७१; ४१५; २,
९, ३; जैआ. १, २३; ७१; ४१६;
२, २१, १; -मेन तै. ३, ९, २०,
१; तां. ५, ४, ११; ९, ८, ४;
११, १०, २१.

यामी- -मीः शां. १६, ८; तै.
१, ४, ६, ६; -मीम् ऐ. ३,
३७.

याम-माधुच्छन्दस(←यम-मधुच्छ-
न्दस्)- -से आ. २, १३, ३; जैआ.
२, २१, ३.

यामकि- -कि शां. २७, १.

यामन्(√या)- -मन् ऐ. १, २१; तै.
२, ६, १०, १; ३, ६, १३, १; -मनः
तै. २, ४, ४, ३; -मनि ऐ. ४,
१०; शां. २०, २; २१, ३; २८, ६.

यायजू(क→)का(√यजू)- -काः श.
१, ७, ३, १४; ४, १, २, १५.

यावत्(←यद्+वतुप्)- -वत् ऐ. १, १३;
३०; २, १४; एआ. १, ३, ८; २,
१, ७; शां. ६, ११; १७, ९;
२५, २; ३०, ९; शांआ. १, २;
४, ५; ५, २; ६, २०; श. १,
२, ४, १; ५, ४; ३, ५, १४;
६, ३, ११; ८, १, ३; ६; का. १, १,
४, ६; १२; १३; २, १, ६; ४, १, ६;
तै. १, ३, ३, ७; ७, ५; ४, ७, ७; ५,
१०, ४; तैआ. १, २५, १; २६, ६;
२, २, १; ८, १; ४, ३, १; तां. ६, ७,
१४; १०, ३, ११; १६, ८, ६; १८,
१, २, ४; २१, १, ९; २४, २, ३; जै.
९०; १११; ११७; जैउ. १, ३, ४,
१; २, ४, २, ६; ३, ३, ४, ८; प. १,
५, ६; सा. १, २, ७; गो. १, २,
१९; ५, २२; २, ५, ५; -वत्ऽ-वत्
श. ६, १, २, २३; -वतः ऐ. ५,
१; शां. २२, ४; शांआ. १, ८;
श. २, ३, ४, ८; ३, ५, ३, ६; ११; का.
१, ४, १, ६; ५, २, ५; १०; १५; तै.
३, २, २, ४; सा. १, ८, १५;
-वतऽ-वतः श. ५, ३, ३, ३; ४,
३, १५; -वता श. ११, ४, २,
७; -वताम् ऐ. २, ३९; जै. ७५;
सा. ३, ६, ११; -वति श. ८, ६,
२, ८; तै. १, ५, २, १; जै. ७३;
गो. १, २, ५; -वद्भिः ऐ. ६, २, ४;
-वद्भ्यः ऐ. १, ३०; -वन्तः
ऐ. १, १५; ७, १३; शां. २७, २;
श. २, ३, ४, १६; ५, २, १४; २३;
३, १६; ६, २, ४; ४, २, ५, ४; ६, ५,

† 'यातयाम्न्यम्' इति पाठान्तरम्? । ‡ यातयत्(√यत्)-जन- वस. । ॥ वृषादित्वादायुदात्तत्वम् पा. ६, १,
२०३; द्र. । यातेर्वा मनिति सा. ऋ. १, ३४, १ द्र. ।

४; ७, २, २, २०; का. १, ४, १, १३; ५, १, १२; १९; ६, २, २; तै. १, ६, १०, ४; २, १, १, १; ५, ३; ३, २, ५, ९; १२, ६, १-३; ४; तां. ६, ९, १६; १८, ६, ३; जै. १२५; सा. ३, ४, १०; गो. १, ५, ५; -वन्तम् ऐ. ३, १८; ५, २८; श. १, २, २, १०; ३, ६, ४, १७; ६, २, २, २८; २९; ५, २, १; १०, ३, १, ९; ११, २, ६, १४; ५, ६, ३; ८, ३, ५; १३, २, ७, ११; तै. ३, १०, ११, ६; तैआ. २, १४, १; -वन्ति श. १, ५, ३, २३; ७, ३, ५; ६, २, २, २९; ७, ३, १, ४१; १०, ४, २, १; ४, २; १२, ३, २, ५; तै. १, ३, ८, १; ८, १०, १; तां. ७, ३, ४; १८, ११, ६; गो. १, ५, ५; -वान् ऐ. २, १४; ६, २९; श. १, २, २, १०; ५, १२; १३; ३, २, १; २, २, २, ३-५; ३, १, ३, ३; ४, २, ३; २, २, ४; ५, ३, १; ६; का. १, २, २, २-४; २, २, १, ७; ३, ११; तै. १, १, ५, ३; ३, ३, १; ७, ५, ५; ६, ५; ८, ७, २; ३, ३, ८, ३; तैआ. १, २५, ३; ५, २, ११; ६, ३; ७, १०; ९, ६; तां. ६, ७, १२; ७, २, ४; ९, ५, ११; ९, १५; १४, १२, ५; १८, ६, २; जै. ६३; १३९; २१२; जैउ. १. ६, २, ९; सं. ४; ष. २, १०; ३, १; गो. २, १, २६; २, ११; ६, ८.

यावती-ती ऐ. २, १३; ऐआ. १, ३, ८; श. १, २, ५, ७; १२; १३; ३, ३, ९; २, २, २, ३-५; का. १, २, २, २-४; २, २, ३, ७; ११; तै. १, ५, १०, २; ३; ४; ५; ६; ३, २, ९, १२; जैउ. १, १, ५, ५; तां. १५, ७, ५; १८, ८, ३; २४, १४, १; जै. २३; -ती: ऐआ. १, ५, २;

५, ३, १; शां. १३, ८; श. ११, ५, ९, ११; तै. १, ६, १, ९; २, ७, १, ४; ५, १; ३, २, ९, १५; १२, ६, ३; ८, १; तैआ. २, १५, १; सा. १, ८, १४; -तीनाम् सं. १, ८, ७; -तीभिः तां. ९, ३, ८; ९; -तीभ्यः श. १, १, २, १९; का. २, १, २, १४; -तीम् श. १, २, ५, १४; का. १, ३, ४, ८; तै. १, ७, ३, २; -त्यः ऐ. ६, ९; श. ३, ८, २, ७; ४, १८; ४, ३, १, २५; ५, ७, ५; ६, २, २, २९; ९, ४, ३, ९; १३, ५, १, १४; ३, ४; तां. ४, २, ७; -त्या ऐ. ३, ४५.

यावच्छस्ययावच्छसः(ः) का. १, २, ३, ३; **यावच्छस्ययावच्छसः(ः)** ऽइवृ श. २, २, ३, ४.

यावच्छ(न्तःश-)स्त्र-म् शांआ. २, १७.

यावज्जी(न्तःश-)वम्(णमुल्ल) श. ५, २, २, ४; ५, ३, ६; ७; ७, २, ४, १४; ९, ३, ४, ४.

यावत्-काम-म् ऐ. ६, ३३; जै. १८४.

यावत्-क्रतु-न्तुः श. १०, ६, ३, १.

यावत्-तरस-म् तै. ३, १२, ५, ३; तैआ. २, १५, १.

यावत्-पुद्-म् तै. ३, १२, ५, ५.

यावत्-प्रिय-यः तै. ३, ३, २, ५.

यावद्(न्तःश-)प्रिय-यः तै. ३, ३, २, ४.

यावद्दह(न्तःश-)हम् शां. १९, ४; ५; -हे श. ३, ३, ४, १९.

यावदा(न्तःश-)युप-म् सं. १, ५, ६; १५.

यावदा(न्तःश-)वास-साः जैउ. २, ४, ३, ६.

यावद्-देवत्य श. १, २, १, २२.

यावद्-वीर्य-म् श. २, २, १, २०.

यावद्-वीर्य-वत्-वत् श. १, २, ३, ७.

यावन्मा(न्तःश-)त्र-न्त्रः ऽइव श. १०, ३, ५, १२; -त्रम् शां. २६, ५; श. १, ७, ४, १०; गो. २, ५, १; -त्रम् ऽइव ऐ. ४, ५; श. १, ७, २, ९; ४, १, ३, ८; -त्रेण श. १०, ३, ५, १२.

यावि-होत्र-त्रम् श. १, ७, २, २६.

यास्क(न्तःश-)स्कात् श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७.

यास्यत्(न्तःश-)स्यन् श. ६, ८, १, ८. यि जै. १७६.

यिरा जै. ६२.

यु-युः जैउ. ४, ८, ३, ५.

√यु, युते श. ३, २, २, २५; ४, २, ५, ६; १३, ६, १, ९; युते श. ३, ६, १, १०; ४, २, ५, ६; तै. ३, ३, ३, ३; युवते श. ८, ४, २, ११; युवे तैआ. १, २७, ६; युवे ऽहुवे तैआ. १०, ९, १; युयोथाः ऐ. ३, ३४; तै. २, ८, ६, ९; युयोधि श. ३, ६, ३, ११; ४, ३, ४, १२; ६, ८, २, ९; १४, ८, ३, १; तै. २, ८, २, ३; युयोधि तै. २, ८, २, ४; तैआ. १, ८, ८; युयोत तैआ. १, २९, १; अयुवत श. १, ७, २, २५; २६; ३, ६, १, ९; अयुवत श. ३, ६, १, ९; युयवन् श. ५, १, ५, २२; युयात् श. ६, ८, २, ९; यूयात्ताम् तै. ३, ७, १०, ५; योष्ठाः तै. ३, ७, ७, १२; योषम् तै. ३, ७, ७, १२; जै. १२७. अयावि तै. २, ६, १०, २.

यव्य श. ३, ६, १, ११; ७, १, ४; तैआ. ६, ९, २; १०, ३; यवयान् श. १३, ८, ३, १३; यूयवत् तै. ३, ६, १३, १. युविता-अद्.

§-यावत्सो यावत्सः ऽइव इति अज. मुपा. । §मु. पाठे स्वरभावश्चिन्त्यः । §-त्र- इति Pw. Mw. चिन्त्यौ । || 'या...र' इति मुपा. स्वरो निम्नः । तु. मैसं. १, १०, ८ । † Kt. टि. द्र. । † 'व्-' W. मुपा. स्वरश्चिन्त्यः । † 'वायुः' इत्यस्यान्तिमो भागः । † व्यत्ययेन यकारस्य हकार इति सा. ।

युक्त- युक्ति- युक्त्वा, युग- युग्म-
 √युज् द्र.
 √युज्, युङ्क्ते ऐ. १, २९; ६, २३^३;
 श. ९, ४, ४, १०; युङ्क्ते श. १,
 ८, ३, २७^३; ९, २, ३२; ५, ५, २, १;
 ३; ४^३; ६, ३, १, १४; १६; १७; ७,
 २, २, २१; ९, ४, २, ९; २७; ४, १०^३;
 १५; १३, ८, २, ९; तां. ६, ३, १५;
 सा. १, ८, २; गो. २, ६, ५^३;
 युनक्ति शां. ३, ३; श. १, ३, १,
 १२; ४, ४, १४; ८, २, ५; ५, १, ५,
 १५; ७, २, ४, २९; ९, ४, ४, १४;
 १०, ५, २, २०; का. २, २, ४, ९;
 युनक्ति श. १, १, १, १३^३; ४, १,
 ४; ३, ३, ४, १२; ५, १, २, ४; ३, ११^३;
 ५, १, ४, ७^३; ८; ९^३; १०; ४, ३, ५; ६;
 ६, ४, ३, ७; ८, १, ८; ७, २, २, २;
 ५; ६; ५, १, ३३; ९, ४, २, ९; १०^३;
 ११; ४, १^३; २^३; ७^३; १२; १३, २,
 ६, १; ८, २, ५; का. २, १, १, १०^३;
 २, ४, ९; तै. १, ३, ५, ३^३; ६, ४^३;
 ६, ५, १; ७, ९, १^३; २; ८, ४, ३; ३,
 ३, ७, ५; ८, १, ८, ४^३; ९, ४, १^३; २^३;
 ३^३; तां. ६, ५, ५; ७, १०, ६^३; ११,
 १, ६; ४, ५; ५, १; १२, ४, १४; १^५,
 १०, ४; १६, ५, १४; १९; १८, ८,
 ७; ८^३; ११; १०, २; जै. २. ७^३; जैउ.
 ४, १०, १, १; प. २, १^३; २^३; ३, ७;
 युनजते शां. २६, १५; युञ्जते
 ऐ. ४, ३०^३; २०, २^३; २२, १^३;
 २५, ९^३; श. ३, ५, ३, ११^३; ६, ३,
 १, १६; १४, १, २, ८; युञ्जते श.
 ३, ५, ३, ११^३; ६, ३, १, १६; १४,
 १, २, ८; तै. २, ४, ५, ३; ५, ३, २;
 तैआ. ४, २, १^३; तां. ६, ३, १५;
 ११, ९, ३; युञ्जन्ति शां. २५,
 १५; २६, १^३; श. १, १, २, ८; ४,
 २, १; ४, १३; १४; ८, ३, २६^३;
 ९, २, ३३; ७, २, २, ४; ५; ९, ४,

२, १०^३; ४, १२; १५; १३, २, ६, १;
 तै. ३, ९, ४, १; २; युञ्जन्ति ऐ.
 १, ३, १, १३; ९, २, ३३; ३, ५, १,
 २४; ६, ४, ३, ७; ७, २, २, ४; का.
 २, २, ४, ९; तैआ. ३, ११, ८; गो.
 २, ४, १५; युञ्जे प. १, ४; युञ्जे
 ऐ. १, २९; श. ६, ३, १, १७; तै.
 २, ४, १, ३; ८, २, ५; युनजिम ऐ.
 ६, २, २^३; शां. २९, ४; श. ५, ४,
 ३, ५^३; ९, ४, ४, ३^३; तै. १, ७, ९,
 १; ३, ७, ७, ३^३; ४; युनजिम तै.
 २, ४, ७, ८; तैआ. ६, १, १; तां.
 १, २, १^३; गो. २, ६, ४; युयुजे श.
 ६, ३, १, १५; युयुजिरे जै. २०४;
 युयुजुः श. ५, १, ४, ८; जै. १९२;
 युनजान् श. ९, ४, ४, १७; युनक्तु
 तां. १, ३, ५^३; ५, १०; ११; १४;
 युञ्जन्तु श. ५, १, ४, ९^३; युङ्क्ते
 ऐ. ५, १; शां. २२, ३; श. ४,
 ५, ३, १०; ७, ५, १, ३३^३; तां. ४,
 २, १९; युज्ते तै. १, ५, ८, २;
 योज्ते श. २, ६, १, ३८^३; का. १,
 ६, १, २५^३; तै. १, ६, ९, ९; युङ्गधि
 श. ११, ८, ४, २; युञ्जायाम् श.
 ६, ३, २, ३; युङ्गध्वम् जै. १६८^३;
 १७६^३; २०४; युङ्क्थ श. १, ३,
 ३, १५; युङ्क्त श. १३, ८, २, ५;
 जै. ११५; युनक्त श. ७, २, २,
 ५; युनजामहै जै. १८६; युन-
 जाम श. १, १, २, ८; ८, ३, २६^३;
 का. २, १, २, ९; अयुङ्क्त श. ६,
 ३, १, १२; अयुङ्क्त श. ६, ३, १,
 १२; तै. १, ६, ९, ९^३; अयुञ्जत
 ऐ. १, २, ९; श. ९, ४, २, ९; तै.
 १, ५, २, ९; अयुञ्जन् श. १, ४, २,
 १; तै. १, ३, ५, ३; युञ्ज्यात् श. ९,
 ४, ४, १५-१७; युञ्ज्यात् तै. ३,
 ३, ७, ५; तां. १६, ५, १३; सा. ३,
 ६, ३; युञ्जीत तैआ. १०, ६३,

१; अयुक्त तै. २, ४, ५, ४; अयुक्त
 तै. २, ८, ७, २; अयुजः तैआ. १०,
 १, १६; अयुग्ध्वम् तै. २, ४,
 ४, ३.
 युज्यते ऐ. ३, १३; ६, १८; ऐआ.
 २, ३, ८^३; श. १, ८, २, १०^३;
 युज्यते तै. ३, ३, १०, ४; तां. ६,
 ५, २१; ११, १, १-४; ४, ५; ५,
 २३; ९, ६; १४, १०, ५; १५, १०,
 ४; जै. १०१; प. २, २^३; गो. १,
 १, २२^३; २, ५, १५; युज्येते श. ३,
 ३, ४, १२; युज्यन्ते ऐ. ६, २३;
 शांआ. ४, ६; श. ४, १, १७;
 युज्यन्ते श. १३, ८, २, ५; ९; १४,
 ८, १४, २^३; तां. ८, ७, १^३; ११,
 १, २; २, १; ७, १; प. २, २;
 युज्याते तै. ३, ३, ३, ४; युज्ये-
 ताम् गो. २, ३, ११; युज्यन्ताम्
 श. १३, ८, २, ५; तैआ. ६, ६, १;
 युज्येयाम् श. ३, ३, ४, १२;
 युज्येत शां. २६, ८; गो. २, ३,
 ११; युज्येयाताम् शां. २६, ८;
 युज्येरन् श. ४, ४, १, १७; अयोजि
 ऐ. २, १८; अयुजि शां. २२, १.
 अयोजयन् गो. २, ६, ६.
 युक्त, क्त- -क्तः ऐ. १, १४^३; शांआ.
 १, ८; श. १, ४, ४, १४; ८, २, ५;
 ४, ४, ३, १३^३; ५, ३, १, ७; १२, ४,
 १, १०; १३, २, ७, ६; तै. २, ८, ७,
 ७; तां. १, २, १; जैउ. ३, १, ५,
 ६^३; ४, १०, १, १; गो. २, ६, ४;
 ५; -क्तःऽङ् ऐ. ६, २२; श.
 १६, २; -क्तम् ऐ. ५, ३०; ऐआ.
 २, ३, ८; श. ४, ३, ४, १२; ५,
 ८, १५; ६, ४, ३, ७; ७, ४, ८; ७,
 १, १, ४, २; ५, १, ३, ३; ९, ४, २, ११;
 १२, ४, १, २; तै. ३, ३, ३, ४;
 तां. ११, २, २; ५, १; ५, १; जै.
 १८६; प. २, १; २; -क्तस्य

० सर्वत्र दीर्घान्तो सुपा. । संहितादीर्घोऽग्र द्र. । † अयुक्त इति पाठः । ‡ 'युज्यताम्' इति साधयानिव ।

शांआ. १,८; -क्तयोः ऐ. १,१४;
 -क्ता श. १,३,१,१२;४,५,३,९;
 ७,१,१,४२; का. २, २, ४, ९;
 तैआ. ३, ११,७; गो. १, ५,२४;
 -क्ताः ऐआ. २,३,८^३; शां. १३,
 ५;२२,३; श. १,८,२,८;३,१०;
 ४, २,१,३२; ४,३,१; ५, १,४,
 ११^३; ५,२, १;३-५; ११, ५,५,
 १३; १४, ५,५, १९; तै. ३, ७,
 ९,२; तैआ. ७, ११,४^३; तां. १,
 २,१;५; जैउ. १, १४,३, १;५^३;
 सं. ३; गो. १, ५, २४; युक्ताःऽ
 इव शां. १३, ९; -क्तानि शां.
 १८, ४; श. १, ८, २, ८^३; ४,
 ४, ३,१^३; -क्ताभ्याम् श. ३,५,
 ३,११; -क्तासः शां. २६,८; -क्ते
 ऐ १,१४; ऐआ. २,३,८; श.९,
 ४,४,१; तां. १६,१०,६^३; -क्तेन
 श. ६,३,१,१४;९,४,२,९^३;११;
 ४,१^३; तां. ४, २, १९; ६, ८,६;
 -क्तैः ऐआ. ३, २, ४; श. ११,
 ५, ५, १२; तां. ६, ५, २१;
 -क्तौ तै. ३,७,५,११.
 युक्त-ग्रावन्- -वा तां. १,१०,४.
 युक्त-मनस्- -नाः श. ११, ५,
 ७,१.
 युक्त-वत्(मतुप्)- -वत् ऐ. ४,
 २९;३०;५,४;१६; शां. २०,२^३;
 २२,१^३;३;६;२६,८^३; -वन्ति शां.
 २२,१.
 युक्तवती- -ती ऐ. ६, २२;
 -तीभ्याम् श. ७, ५, १, ३३;
 -तीम् गो. २,६,४.
 युक्ता(-क्तऽअ)-श्च- -श्चः तां. ११,
 ८, ८; जै. १७१^३; -इवम् जै.
 १७१.
 युक्ति- -क्तिः ऐ. ६,२३^३; गो. २,
 ६,५^३; -क्तिम् जैउ. ३, १,५,४;
 -क्त्यै तां. ११, १, ६; १८, ९,

१८.
 युक्त्वा श. १, ४,२,१; ४, १५; ४,
 १,५,६; ५, ५, २,३;६; ११, ८,
 ४,३; तै. २, ४, ३, ११; तैआ.
 १,११,८; तां. १४,३,१३.
 युक्त्वाय श. ६,३,१,१५.
 युग- -गम् तैआ. १, १३, ३; जै.
 १३७; -गा श. ७, २,२,४;५;३,
 १,३४; -गानि श. ७, २, २,४;
 ५; तै. १, ५,१,३; २, ८,७, १;
 -गे शांआ. २,१७; -गेन श. ३,
 ५,१,२४; तै. ३,७,१०,१.
 युग-पद्- -त्,द् सा. ३,४,१०.
 युग-मा(त्र→)त्री- -त्री श.३,५,
 १,३४; -त्रीम् श.७, ३,१,२७.
 युग-शम्भु- -म्भेन श. ३, ५, १,
 २४^३.
 युग्य- -म् आ. २,१८, ६; जैआ.
 २,९,१५.
 युगम्- -गमभिः श. ९, ३, ३,
 ४^३.
 युज्- युङ् श. ५, ४,३,२५; तै. १,
 ७,९,५; युजः ऐआ. २,३,८^३;९,
 २,१; युजम् तै. २, ७, १३, १;
 ८, ५,२; युजा ऐ. ६, ३६^३; तै.
 २,६, १८, ३; तां. १२, ४, ४;
 युजोः श. १, ४,४, ७; युजौ श.
 १,४,४,१;७;८,३,२७; प. ३,७.
 युग्मत्- -गमतः श. ९, ३,३, ४;
 -गमताम् श.९,३,३,५; -गमन्तः
 तां. १६, १४,६; १९, ८,५;११,
 ७; २०, ११,१०; २२, ६,५;७,
 ७; जै. १२९; -गमन्ति तां. ३,
 ९,३; -गमन्तौ तै.२,७,१८,४.
 युजान- -नः तै. २, ८,७,८.
 युज्य- -ज्यः श. ३, ७,१, १७^३;५,
 ५,४,२२; ७,५,१,२५^३; १२, ७,
 ३,९; १०; तै. २, ६, १, २; ३;
 -ज्यम् तै. २, ४,३,९.

युज्यमान- -नः श. ५, १, ४, ९;
 -नम् श. ७, २,२,४; तै. २,८,
 १,५; -ना ऐ. ५, २०; तै. २, ७,
 १३,१.
 युञ्जान- -नः श. ६,६,१,१२^३.
 -नम् तां. १०,६,१.
 युञ्जान-वत्(मतुप्)- -वत् शां.
 २२,१. योग-योक्तुम् अद्र.
 युध्, युध्यति श. ३, ४, ४, २२;
 युध्यन्ते तैआ. ६, ३,२; युध्यन्ति
 श. ३,४, ४, २१; युयुधे श. ४,
 १, ५, ३; युयुधाते ऐ. ६, १^३;
 युयुत्से श. ११, १, ६, १०^३;
 योत्स्यामः श. २, ६, ४, २-४;
 का. १, ६, ४, ३-५; युध्य तै.
 २, ४, ७, ४; युध्यामहै जै. ३४;
 ३७; अयुध्यत श. १३, १,५, ६;
 ४, ३, ५; अयुध्यथाः तै. ३, ९,
 १४,४; योधीः ऐआ.५,१,६.
 योधयन्ति तैआ. २, २,१; योध-
 यध्वम् तैआ. २,२,१.
 युध्- युसु तै. २, ४,३,८;१२; ७,
 ४,१;८,३,१; युधः श. ५, २,४,
 १६^३; युधम् जै. ३४^३; ३७^३;
 युधा तै. २, ८,३, ३; तां. ७,५,
 १५;जै.२१^३; युधे तै.२,४,४,३.
 युधां-श्रौष्टि- -ष्टिः, -ष्टिम् ऐ.
 ८,२१.
 युधा-जि- -जेः आ. १,५११.
 युधा-जित्- -त् तां. ७, ५,१४.
 युधा-जीव- -वः जै. २१^३;
 -वस्य आ. १,५११.
 युधाजीवत्- -वन् जै. २१^३.
 युद्ध- -द्धम् ऐ.३,३९^३; श.१३,१,
 ५,६; तै. १,५,९,१; ३,९, १४,
 ४; -द्धानि श. ११, १, ६, १०;
 -द्धेन ऐ. ६, ३६; शांआ. ५,१;
 तै. ३,९,१४,४.
 युध्म- -ध्मस्य ऐ. ५,५; शां.२२,८.

† युधा । जीवत्- इति पृथक्पदे भिन्नं पदद्वयं वेति सन्देहास्पदम् । 'युधाजयत्' इति वा स्यात् । सुधिय एवात्र प्रमाणम् ।

√युप्, अयोपयन् ऐ. २, १^३; श.
१, ६, २, १; ३, १, ४, ३; २, २, २;
११; २८; ४, ३, १५; ७, १, २७;
अयूयुपन् ऐ. २, १.
योयुप्यते तै. ३, २, ९, १३; योयु-
प्येन् श. १, ८, ३, १८^३.
योपयत्, योपयित्वा अद्र.
युयुत्समान(√युष्)- नस्य सा. ३,
६, १.

युवन्(√यु)- युवा ऐ. १, १६;
२, २^३; ५, २१; ऐआ. ५,
२, २; शां. १०, २^३; श. १२,
४, ३, ५; १३, १, ९, ८^३; तै. २,
४, ५, ७; ७, १२, ३; ३, ६, १, ३;
७, १०, ३; ८, १३, ३^३; तैआ. १,
२७, २; ४, १३, १; ८, ८, १; तां.
१४, १२, ३|| जै. २०३; २०४;
सा. १, ४, १४; युवानः श. १३,
४, ३, ७; तै. २, ५, ५, ४; ष. ३,
७; युवानम् तैआ. ४, २०, १; ष.
१, ४; ०युवाना तै. २, ७, १५, ६;
८, ६, ८; तैआ. ३, १४, ३; युवाना
ऐ. ५, १९; शां. २६, १३; श.
८, ६, ३, २२^३; यूने तै. २, ४,
५, ३.

युवति- तयः श. १३, ४, ३, ८; तै.
२, ८, ७, ४; ३, १, २, ४; ष. ३, ७;
-तिः श. १३, १, ९, ६; तै. १, २,
१, २७; ३, १, १, १२; ७, ६, ४, ५;
७, १४; ८, १३, २; तैआ. ६, ७, १;
जै. १८०; -तिम् ऐ. ४, २०; तै.
३, १, १, ९; तैआ. ६, १२, १; सा.
३, ८, २; -०ते जै. १८०.

युवि(त→)त्ता- त्ता श. ३, २, १,
२२.

युवहेवत्य- युष्मद्- द्र.
युष्मद्- →त्व ऐ. १, २२; ३, ३०; ७,
७; १७^३; ऐआ. १, ३, ४; २, १, ४^३;
५, ३, २; श. १, ४, १, १२^३; ३, ३,
१, १२^३; ४, ३, ९; ६, ३, २१; ५, २,

४, १२; ६, ३, २, २; का. १, २, ४,
१३; तै. १, १, ४, ६; २, १, २०; २,
४, १, १; ३; २, ७; ४, १; ८; ६, १;
५, २, ४; ५, ५; तैआ. १, ३१, १;
२; ३, १४, ३; ४, ७, ५; १०, १,
९; १६; तां. ४, २, १९; ९, २,
२०; १२, ९, ३; १३, २, १; ३, १२;
१४, ४, ३; जै. ५३^३; ९५; १४८^३;
जैव. १, ६, २, ८; ३, ५, १, ४; १२;
२, ४^३; ६; ८, ४; १३; सं. १, ३,
६; ९; ४, ८; ६, १५; ७, १०; २,
४, ३; ४; सा. १, ५, ८; १५^३; गो.
१, २, २१; २, २, २१; ३, १४; ४,
३; ६, ४; त्वइव श. ५, ३, ५,
३^३; ४, १, ११^३; तुभ्यम् ऐ. १,
२६; २, १२^३; ५, ६; १४^३; १९; २०;
शां. २४, २; ६; २६, ११; १२; श.
१, ४, ५, १२; २, २, ४, १७; ३, ४,
३, १८; ५, १, १५; ९, ४, १७;
१८; ६, ४, ३, ४; ५, १, १०; ७, २,
१, ९; ३, २, ८; तै. २, १, २, ५; ६;
३, १२; ७, ९; ७, ८, १; १६, १; १७,
२; ३, ६, ७, २^३; तैआ. २, ५, २;
जै. ६; १३६; १५२; गो. २, २,
४; ते ऐ. १, ४; ९; १३^३; ऐआ. १, ३,
४; ७; २, २, ३; ४, १, १; १, १;
२^३; शां. १, १; ७, ४; १०^३; ८,
५; १०, ६; १२, ३^३; शांआ; ४,
१; २^३; ४^३; ८^३; ९^३; श. १, १, २,
१२; ४, १, १८; ८, १, १४, १५; २,
४; ३, २२; २, २, ३, २३;
का. १, १, ४, २५; ३, ३, १६^३;
तै. १, १, ७, २; ३^३; तैआ. १,
१, ३; २, ४^३; २७, २; ६, १, १; तां.
१, २, १^३; ५, ९^३; १३; ७, ७; जै.
५३^३; १५१; जैव. १, १, १, २;
१०, २, १; २; १८, ४, ११; १३; ३,
२, ५, १; ५, ५, ६; सं. १, १, २^३;
१२^३; १३; १५; २, २१^३; ३, १-३;
घ. १, १; २^३; ६; ४, ७; सं. ३; सा.

१, ४, ३; १९; गो. १, १, १४;
३१^३; ३२^३; ३३; त्वत् ऐ. १,
२७; शांआ. १२, २; ७; श. १,
४, ५, ९^३; १०; ११; तै. १, २, १,
२०; ७, ८, ७; २, २, १०, १^३; ४, ३,
२; ५, ८, ७; ७, १५, ४; १६, २; ८,
१, २; तैआ. ४, ५, ७; ६, २, १; ४,
२; ७, १; तां. ८, १, ५; ९, १०, १;
घ. १, ६; सं. १, १, १३; २, ५, ८;
त्वम् ऐ. १, ४^३; ९; १६; २५;
२६; २८^३; ऐआ. १, २, १^३; २, १,
४^३; ४, १, १; ५, २, २^३; शां. १,
१; ६, २-९; ७, ४^३; ८, १;
शांआ. ३, ६; ४, १०; ५, १^३; १२,
१; श. १, ४, १, १९; ३९^३; २, १^३;
१५^३; ५, ४; ९^३; १०; ११; ६, १, ७;
६, ८, २, ६^३; का. १, ३, ३, १६; ४,
१, ५; ९^३; १२^३; १६^३; १८^३; २२; २,
५; तै. १, २, १, २०; ४, २, २; ७,
१०, २; २, २, १०, १^३; ३, ११, ४;
४, १, २^३; ६; ७; ११; २, १; ३, ८^३;
तैआ. १, ६, १^३; ८, ५; २३, ४^३; २,
३, १^३; तां. १, ६, ५; ८, १, ३; ५;
११, ९, १; १२, ११, २; जै. ६^३;
१४; १७^३; ५३; ९५^३; जैव. १, १,
५, १; २^३; १२, ५, १; १६, २, ५^३;
७; ९; ११; सं. १, १, १३; २, १^३;
१९; ४, १-४; ५, ७; ६, ३१; ३२;
घ. १, ४; ६; ७; सा. १, ३, ६; ८, ४;
१३; २, ३, १०; ६, १५; ७, १३; ८,
३; गो. १, १, ३२; २, १८; ३, ६;
१५^३; २, २, ४; २१; ३, १४; २३; ४,
१; ६, ९; १४; त्वया ऐ. १, ४; ७;
३, २९; ६, ३४; ७, १४; १७; शां.
१२, ३; १५, २; २६, १०; शांआ.
१२, ३; श. १, ४, १८; ९, ३,
१९; २, ३, ४, २१; ३, ७, ४, ९; ४,
३, ४, १७; ४, १, १७; ५, २, ५, २८^३;
६, ३, १, ३९^३; ११, ८, ३, ५^३; का.
१, ४, १, १६; तै. १, २, १, ५;

७, १, २; २, ३, ११, ४; ४, १, ६; १०;
 २, ६; ६, ८; ८, ७; ६, १६, १; ३, ७,
 ४, १२; १३, २; तैआ. ७, ११, २;
 ३; १०, १, ८; ३९, १; तां. ४, ७,
 ६; ८, ८, १; जै. १४०; जैड. १,
 १६, १, ३; ५-७; १७, १, ७; १८,
 १, ७; ३, १, २, ३; मं. १, २, ५; २,
 १, १३; ४, ६; ५, १२; गो. १, ३,
 ६; २, १, ७; त्वयि ऐआ. १, ३,
 ४; शांआ. ४, १५; श. १, ७, ३,
 ९; ३, २, ३, ४; ३, १, ८; ४, ३, ९;
 ६, ३, २१; ५, १, ४, ८; ६, १, २,
 २१; ११, ४, ३, २०; ६, २, १०; तै.
 ३, ११, १, १-४; ६-१२; १४;
 तैआ. ७, ४, ३; १०, १, ८; जै.
 १८८; जैड. ३, ५, १, ५; ७; ८;
 १३; १५; १६; २, ७; ९; १०; १३;
 १४; मं. १, १, ४; २, ४, ११; ५,
 ११; त्वा ऐ. १, ४; १६; १९;
 २१; २२; २८-३०; ऐआ. १, २,
 १; ३, ७; ५, २; २, १, ४; ३, १, २;
 ५, १, २; ४; ६; शां. ६, १४; ७,
 ३; ८, १; २; ४; ५; शांआ. १, ३;
 ७; ४, ११; ७, ९; १०; १२, ४;
 श. १, १, २, १३; १७; २०; २३;
 ३, ११; ३, १, ६; १९; २३; २, ६;
 ८; ८, २, ६; का. १, ४, १, १६;
 २२; ६, १, १४; २५; तै. १, १, ४,
 ८; ७, ३; ८, ६; २, १, ९; ४, ४, ९;
 ७, १, ६; २, १, ११, १; तैआ. १,
 ७, ५; ८, ४, ५; १२, २; २, ३, १, ४,
 १; १९, १; ३, १०, १; २; ४; तां.
 १, २, ७; ५, ७; ८, १५; ९, १२;
 १०, ६; जै. ९; १६; ७९; ८२;
 १०१; जैड. १, १०, २, १; ३; १७,
 २, ७; १८, ४, १४; ३, ५, ८, १०;
 ६, २, १; प. २, १०; मं. १, १, ५;
 २, ६-१२; १६; २१; ३, १०; ४, १-
 ३; सा. १, ६, ९; ७, ७; २, १, ११;
 ३, ४; ६, ११; ८, १; ३, १, ५; ११;
 ६, ३; गो. १, १, २९; ३१; ३२;

३८; २, १७; २१; ३, २०; २, १, २;
 त्वाऽइव शां. १, ५; २, ३; ५, ८;
 १८, १०; शांआ. २, १७; श
 ७, ५, १, ३४; का १, ३, ३, ५;
 त्वाम् ऐ. १, १६; २, २; ३, ८; ४,
 ३१; ५, ४; १२; १४; १६; १८;
 ऐआ. २, २, ३; ५, २, ४; शां. ७,
 ९; ८, १; १०, २; २०, ४; २२, २;
 २४, ८; शांआ. १, ६; ४, ११;
 १२, ३; श. १, ४, ५, ४; ६, १, ६;
 ८; २, ३, ३, २; ३, ४, ३, ७; ९, ३,
 ७; का. १, ३, ३, १६; तै. १, २,
 १, १२; ६, ९, ७; २, १, ६, ४, ४, १,
 ४; ३, ८; ५, ६; ६, १५, २; ७, ४, १;
 १२, ६; तैआ ३, १४, २; ६, ५, ३;
 ८, १; ७, १, १; १२, १; तां. ४, ७,
 ७; ११, ९, १; ३; १२, १२, ३; १४.
 ५, १५; २५, १३, ३; जै. १४०;
 जैड. २, ३, १, ५; ७; ९; ११; ३, ३,
 ४, ३; ४, ६, ३, ३; सा. १, ४, १४;
 २, ७, १; गो. १, १, २२; २, ३, ५;
 ४, १; १६; ६, १; १४; त्वाया
 तै. ३, ६, १०, ५; तैआ. ६, २, १;
 त्वे ऐआ. १, ३, ४; ५, २, २;
 श. ३, ३, १, ८; ४, ३, ९; ६, ३,
 २१; ७, ३, १, ३१; ९, २, ३, ३९;
 तै. १, २, १, ८; २, ७, १२, ६; ३, ५,
 २, ३; ६, १, ३; १०, १; ५; मं. २,
 ४, ४; युवत् तै. ३, ६, ८, २;
 युवभ्याम् तै. २, ८, १, ६; युवम्
 ऐ. २, ९; २२; ४, ११; ऐआ. १,
 ५, १; ५, २, १; शां. १८, ५; १३;
 श. १, ६, ३, १३; १८; ४, १, ४,
 १०; ६, ९, १४; ५, ५, ४, २५; ७,
 ४, १, ४०; ८, २, १, ३; १२; ३, १,
 ३; ८; १२, ७, १, ११; तै. १, ८,
 ६, १; २, ४, ४, ६; ५, ७; ५, ६, ३;
 ७, १६, ४; ८, ४, ५; ६, ६; ७, ८; ३,
 ५, ७, २; ३; तैआ. ३, ११, १२;
 तां. ६, १०, १४; जै. १८६; मं.
 २, ६, ७; ८; गो. २, ३, १३; १५;

४, १५; १६; युवयोः श. १, ६, ३,
 १३; १८; तै. ३, ११, १, १८; जै.
 १४९; जैड. २, ५, ३, ७; मं. २,
 ६, ७; ८; युवाभ्याम् जै. १७;
 युवाम् ऐ. ५, १२; तां. १३, २,
 ७; २१, १, १; युवोः ऐ. ६, १२;
 तै. २, ८, ६, ६; ७, ८; गो. २, २, २३;
 युष्मत् श. ३, ६, २, १९; ४, ४, २,
 ७; तै. २, ४, ६, १; युष्मभ्यम् जै.
 ६; युष्माः श. १, १, ३, ८; ६,
 ४, ४, १६; युष्माकम् ऐ. २, ६;
 ६, १५; श. ३, २, ४, ४; ११, ५,
 १, १२; १४, ६, ८, १; १२; तै. १,
 १, १०, २; जै. १०५; १३६;
 १४१; गो. २, ६, १४; युष्मान्
 ऐ. ७, १८; श. ४, ३, ५, ४; तै.
 १, ३, १०, ९; २, २, ३, ३; ३, २, ५,
 ४; ३, ६, १; जै. १३६; जैड. ४,
 ८, ४, १; प. १, ४; गो. २, ६,
 १४; युष्माभिः ऐ. ३, २९; शां.
 १५, २; श. ४, ३, ३, ७; ८, ४, २,
 २; ३, २; ११, ८, ३, ५; तै. १,
 ५, १२, ५; तां. ७, ४, २;
 युष्मासु श. १, ३, ३, १६; तै. ३,
 ११, १, ५; १३; १५-१७; १९;
 जैड. ३, ५, ३, ३; ४, ३; ४; ७; ८;
 ५, ३; ४; ६, ३; ४; ७; ८; ७, ७;
 युष्मे ऐ. ६, ३५; जै. १३६;
 यूयम् ऐ. ३, २५; ६, १४; शां. ६,
 १; श. १, १, ३, ९; २, ४, ११; ५,
 १, १६; २, २, २, १२; ४, १, १०;
 २, ४; ३, २, २, १९; ४, १, ३, ७;
 १३, ४, २, १७; का. १, २, २, ८;
 ३, ३, ४; ४, २, ५; २, १, २, ५; २, २,
 ७; तै. १, ३, १०, ९; २, ४, ४, ८;
 ५, २, ३; ६, ४; ८, ५; ८, १, २; ४, १;
 ८, १२; ९, ९; ३, २, ५, ४; ३, ६,
 १; ५, २, ३; ६, १, ३; ७, १०, १;
 तां. १४, ३, १३; जै. ६; ४७;
 १५५; १८६; जैड. १, १२, ४,
 ५; १५, ४, २; १६, ३, १; ३;

मं. १,४,५; गो. २, १, १७; ४, २;
 वः ऐ. १, ७; १८; २७; २, ७; २२;
 ३५; ४०; ४१; ऐआ. १, १, १; ३;
 २, १; ३, ५; ५, १, ६; २, २; शां.
 १, १; १२, ९; २०, २; २१, ३; ४;
 २२, १; २; ८; २३, २; शा. १, १, ३, ६;
 २, १, १९; ३, १, २४; ३, १३; १६;
 ४, १, ७; ९; ७, १, ७; ६, ४, ४, १६;
 १७; का. १, ३, ३, १; २; ३; ३;
 तै. १, ३, १०, १; ८; २, १, १७;
 २, १, १, २; २, ३, ७; ४, ४, ५; ९; ५,
 ५, ३; ६, ११, १०; ८, २, ३; ३, ५;
 ४, ८; तैआ. १, ४, १; ३; १४, ४;
 १५, १; १६, १; १७, २; १८, १;
 २०, १; तां. १, ३, ९; ६, ५, १२;
 ७, ८, २; ८, ३, ३; ६, ६; ७, १;
 जै. ३७; ४७; ५३; ५४; ६१; ६३;
 जैउ. १, ३, १, ३; १६, २, ४; ३, ८;
 १७, ३, ५; ८; ११; ३, ६, ३, १; ४;
 ६, १, ५-९; ८, ४, २; ८; मं.
 १, ४, ५; ८, ७; २, १, ७; २, ८; ३,
 ८; ९; ५, १; प. १, १; ४; सा. १,
 ४, ३; ४; ४, १६; ८, १४; २, ५,
 ३; ८, १; गो. १, १, २९; २, २३;
 ३, २०; ५, २४; २, २, ६; १५;
 वाम् ऐ. १, २१; २२; २९; २,
 १८; ४, ११; २०; ऐआ. २, २, ४;
 ५, २, १; शां. ७, २; ८, ५; ९, ३;
 ४; १८, १४; २३, ३; २६, ८; ११;
 १५; १७; शा. १, १, २, १; ४, ५,
 १; ६, ३, १८; १९; २, ३, ४, १२;
 ३, २, १, ६; ४, १, ३, १९; ४, ७;
 ५, १०; ११; का. १, ४, १, १०;
 २, १, २, ३; तै. १, २, १, १४; ४,
 २, २; २, ४, ३, ७; ५, ७; ८, ४;
 ६, १, ४; ८, ४, ६-८; ५, १; ६, ५;
 तैआ. १, १०, १; २; ३, १४, ३;
 ४, ७, १; ९, ३; ६, ५, १; तां. १,
 ७, ७; १२, ८, ३; १३, २, ४; ८, २;

जै. १७; ६३; १९८; मं. ५; गो.
 १, २, ५; २, २, २२; ३, १३; ४,
 १७.
 युवद्-देवत्यं- -म् श. ८, २, १, १२.
 युग्मद्-देवत्यं- -म् श. ८, ३, १, ६.
 युग्माकैक- -कः श. ३, २, १, ३९;
 ५, २, २, १५.
 यूथ(√यु)- -या तै. २, ४, ४, ७.
 यूनवन्- -र्वा तां. ६, ४, ८.
 यूप(√युप)- -पः ऐ. २, १; ३; ५,
 २८; शां. १०, १; २; शा. १, २, ४, १;
 ६, २, १; ३, १, ४, ३; २, २, २; ११;
 २८; ४, ३, १५; ५, ३, ४; ६, २, ५;
 १२; ४, ९; १९; २१; २३; २४;
 २५; ७, १, ५; ११; १४; १५; १७;
 २६; २७; २, ३; ३, १; २; ४, २, १,
 २५; ५, २, १, ५; ७; ६, २, १, २०;
 १२, ९, ३, १६; १३, २, ६, ९; का.
 २, २, २, १; तै. १, ३, ७, २; ३;
 ४, ७, १; २, १, ५, २; ३, ९, ५, २;
 तैआ. १०, ६४, १; तां. ९, १०,
 २; १६, १३, ८; २५, १०, ५; जै.
 १२८; १५६; प. ४, ४; -पम् ऐ.
 २, १; २; ३; ११; ऐआ. ५, १,
 २; शां. १०, १; श. ३, ६, ४,
 १; २; ४; ७, १, ३; १०; १७; १८;
 २, ३; ४; ३, २; ८, २, २०; ३,
 १०; ३३; ५, १०; ४, २, १, १९;
 २५, ५, १२; ५, २, ८; ५, १, ५, १;
 २, १, १४; ४, ३, १३; ११, ७, २,
 ८; ३, १; २; ३; ४, १; १२, ८, ३,
 २०; ९, ३, १६; १३, २, ६, ९; तै.
 १, ३, ७, ७; ३, ९, ५, २; तां. १७,
 १२, ३; १३, १०; १३; १६; प. ४,
 ४; -पस्य ऐ. २, १; शां. १०,
 १; प. ३, ८; ४, ४; -पाः श.
 ३, ७, २, १; १३, ३, ३, ७; ८; ९;
 १०; ४, ४-६; ६, १, ४; तै. ३, ८,
 १९, १; ८, २, १, १; २; ३; ४; तां.

२०, २, ४; -पाः ऐ. २, ३; -पात्
 श. ३, ७, ३, १; २; -पानाम् श.
 १३, ४, ४, ६; -पाय श. ३, ६,
 ४, १३; ७, १, १०; -पे श. ३, ९, १,
 २३; १३, २, २, २; १३; ५, १, १५;
 ६, २, ५; तां. १७, १३, १०; १३;
 १६; जै. १२४; प. ४, ४; -पेन
 ऐ. २, १; श. १, २, ४, २; ६, २,
 १; २; ३, १, ४, ३; २, २, २; ११;
 २८; ४, ३, १५; ७, १, २, ७; का. २,
 २, २, १; प. ४, ४; -पेयु तै. १, ८, ६,
 १; ३, ८, १९, २; १, २; -पौ श.
 १२, ९, ३, १६.
 यूप-त्व- -म् ऐ. २, १; प. ४, ४.
 यूप-शकल- -लः शा. ३, ७, १, २३;
 ८, १, ५; -लम् ऐ. २, ३; श.
 ३, ७, १, ३; ८; २२; २३; ३०-३२;
 ४, २, १, २०; २१; -लात् श. ३,
 ७, १, २३; -लेन श. ४, २, १,
 १४; -लौ श. ४, २, १, १३.
 यूपै(-पडए)-कादशि(न्-→)नी- नी
 श. ३, ७, १, २२; २, १; ९, १, २२;
 -न्याम् शां. १०, २; -यै श.
 ३, ७, २, ३.
 यूप्य- -प्यः शां. १०, २.
 युस(√यु)- यूः श. ३, ८, ३, २०; २५.
 येयजामहर्- -हः, -हस्य शां.
 ३, ५.
 योक्तुम्(√युज्) ऐ. ६, २३; गो. २,
 ६, ५||
 योक्तु- -क्ताम् तै. ३, ४, १०, १.
 योक्तु- -क्ताम् तै. ३, ३, ३, ३; १०, ४;
 -क्ताणि जै. २७; -क्ताण श. १,
 ३, १, १३; ९, २, ३, ३; ६, ४, ३,
 ७; का. २, २, ४, ९; १०; तै. ३,
 ३, ३, ३.
 योग- -गः शां. ११, ८ तैआ.
 ८, ४, १; तां. ६, ५, २१;
 ८, ६; सं. ३; -गम् तां. ७, ६,

‡ 'वु-' इति W. मुपा. स्वरधिन्यः । † 'ये यजामहे' इत्यस्य प्रतीकप्रतिरूपकमदन्तं प्राति. ।

॥ 'योक्तुम्' इति पाभे० । 'योक्तुम्' इति तु तुमुन्नन्तः पा० मौलिक इति सुवचम् ।

९; १०; ११, १४; जै. २५; -गात्र
गो. १, १, २८; -गाय तै. ३, ४,
१०, १; -मे जै. ८५; -मेऽ-मे
श. ६, ३, २, ४; तां. ९, २, २०.

योग-क्षेम-मः ऐ. ८, ६; ९; श.
१२, १, १, १०; १३, १, ४, ३; ९,
१०; तै. ३, ८, १३, ३; ९, १९,
३; तैआ. ९, १०, २; जै. ११;
ष. २, ८; ९; गो. १, १, १३; १४;
३, २; ३; ४, ६; -मम् श. १३,
१, ४, ३; तै. ३, ९, १३, ३; -मस्य
श. १२, १, १, १०; तै. ३, ३, ३,
४; -मेण श. ११, ५, ६,
४-८.

योग्य-म् श. १, ३, १, १३; ४, ४,
१४; ९, २, ३३; ३, ५, १, २४;
६, ४, ३, ७; ९, ४, २, १०; ४,
१२; का. २, २, ४, ९.

योजन-ना श. ५, १, ५, १७; -नानि
तै. २, ४, २, ७; तां. २१, १,
९; -ने तां. १६, १३, १२.

योजन-शुस्(ः) श. ५, १, ५,
१७.

योत्स्यमान(युध्)-नस्य तैआ. १,
४, २.

योद्ध-द्धा तैआ. २, २, १.

योनि(यु)-नयः तैआ. ४,
१८, १; -निः ऐ. १, ३; १६;
२, १; ३८; ३, ३५; ऐआ. ५,
३, १; शां. १६, ७; १८, ६;
२४, ६-८; २६, ९; श. १,
३, ४, १६; ५, २, ११; १४; २, ३,
४, १३; ३, १, ३, २८; २, १, २७;
२८; २९; ३१; ४, १, २, ९; ३,
१९; ४, १०; ५, १७; २, १, ९;
१२; २, १६; ३, १०; १५-१७;
४, २४; ३, १, २४; २७; ३, १३;
१४; १८; ४, १, १४; ५, २, १०;
३, ९; १०; ४, ९-११; ६, २, ३;
४, ४-६; ५, १, २, ४-८; ३, ५,
२२; ४, ४, ३; ४; ५, ५, ६; ६;

३, १, २६; २७; ३२; २, २; ३,
१२; २६; ४, १, ७; ८; २, ६; १०;
३, ६; ४, १९; ५, २, ८; २१; ६, १,
२३; २, १५; १६; ७, १, १४; ८,
२, ४; ७, १, १, ८; ११; १२; १६;
२८; ३७; २, १५; २, १, ५; ६;
२, ५; ३, १, ११; २८; ४, १, ७; ८;
९; ११; १४; ५, १, २२; २६;
३८; २, २; ५८; ८, ४, १, १८;
६, २, १४; १५; १६; ३, ७; ८;
२४; ९, २, ३, ३५; ३९; ४४; १०,
२, ३, ३; ६; ४, १, १; ३; ६, ४, १;
११, १, २, २; १२, ४, १, ७; ७, २,
२०; ८, ३, ८; ९, १, १७; १४, ४,
२, ११; २३; ९, १, १६; का. १,
४, १, ११; तै. १, २, १, १६; २०;
२७; ४, ७, ४; ७, ६, ४; १०, २;
२, ५, ८, ७; ८; ६, १, ४; ५; ५, १;
३, ३, २, ५; ७, ७, १; २; १०;
९, २१, २; ३; १०, ८, १; ११, ९,
६; तैआ. ३, १६, १; ६, १, ४;
१०, १०, २; तां. ८, ६, ३; ११,
५, १७; १५, १०, ५; २१, १, १०;
जै. ३४; १८४; जैठ. ३, २, ४,
२; गो. १, २, ९; १५; २, ४, ६;
९; -निमा शां. ३०, ५; तैआ.
१, १, ३; २१, २; -निभ्यः श.
७, ५, १, ३०; -निम् ऐ. १,
३; २२; २८; ३०; २, ३८; ३,
३५; ४, ९; १०; ५, १; ४; ७; १२;
१५; १६; १८; २०; ८, ८; शां.
८, ५; ९, ६; २५, ५; ६; ११; २६,
९; श. ३, १, ३, २८; ४, ४, ४,
१४; ५, २, १०; ५, ४, ४, ४; ६,
३, ३, २, ६; ५, २, ८; २१; ७, १,
१४; ८, २, ६; ७, १, १, ८; ३७;
३, १, २, ३; ४, १, ७; १४; २०;
५, १, २, ६; ८, २, १, ४; ६, २,
१६; ९, २, ३, १८; ३५; १०,
२, ३, ६; १२, ७, ३, १४; १४, ४,
२, २, ३; ९, ४, २०; का. १, ३, १, १;

तै. १, ४, २, २; २, ५, ८, ८;
६, १, ४; २, २; ८, ८, ९; ३, ३, २,
५; ९, ४; ९; ६, २, २; ७, ४, १७;
७, १०; १३, १; १२, ९, २; तैआ.
३, १३, १; ५, ९, ९; १०, ४; ६,
६, १; १०, २; १०, १, १०; तां. ७,
८, ८; जै. ४; २०; मं. १, ४, ६; २,
३, १७; सा. ३, ८, ३; ४; -निषु ऐ.
१, ९; गो. १, १, ३, ३; -नी शां. २५,
५; ६; श. ७, ४, २, ४०; जैठ. ४,
१२, १, २; ४; ८; १०; १२; १४;
१६; १७; गो. १, १, ३, ३; -नीः
तै. ३, ११, ५, १; -नीम् गो. २,
२, १; -नेः ऐ. १, ३; शांआ. ३,
६; श. ६, ३, १, २६; ३, २; ४, ४,
२०; ६, १, २, ३; २४; २, १, ३; ४,
८; ८, २, २, ५; ३, १, ११; ६, २, ७;
८; ९, २, ३, ३; १०, २, ३, ३;
११, १, २, ३; १२, ५, १, १३; ७,
२, २०; १४, ४, २, ११; तै. १, ४,
४, ८; ७, ४; २, २, १, ३; ३, ८,
४, ३; तां. ७, ८, ८; ९, २; ८,
६, ३; ४; २३, २०, २; -नेःऽइव
तैआ. २, ६, १; -नौ ऐ. १, १;
२८; शां. २३, ७; २७, २; श.
१, ३, ४, १६; ५, २, ११; १४;
७, २, १४; ९, २, ११; २०; २,
२, २, ७; ३, १, ३; ४, २, ६; ४, १,
२, ८; १०; २, ३, १८; ४, ४, १४;
६, २, २, २७; ३, १, ७; ४, १, ७;
२, ६; ८; ९; १०; ३, ७; ४, १९;
६, १, ६; ७, २, ५; ७; ७, १, १, १;
१७; १९; २०; ४; ३; २, २२;
२, १, ५; ६; २, ५; ३, १, २८;
४५; ४, १, ११; ५, १, ३, ३; ३;
२, २; ५८; ८, ३, १, ११; ६, ३,
७; ८; ९; १०; ११; ७, २, ६; ९,
३, १, ३; १०, २, ३, ६; ४, १, १; २;
२, २, ६; २९; ११, १, २, २; १२,
४, १, ७; ५, १, १३; का. १, २, २,
५; ४, १, २०; तै. १, १, १०, ६;

२, १, ५, ५; ५, ८, ५; ३, ३, १०, २;
 ६, ३, ३; ८, १२, २; १९, २; २, ४;
 ११, ४, २; ६, १; तैआ. ५, १०, ४;
 ६, ३, १; तां. ८, ६, ४; ११, ५,
 १७; १५, १०, ५; -न्या श. ६,
 ४, ३, ६; ७, १, १, १२; ३, १,
 ११; १३, २, २, १९; ७, १०; ३,
 १, ३; -न्याम् ए. ६, ३१;
 तै. २, ६, ४, ३; ६; जै. ३४;
 १८४; जैउ. ३, २, ३, १०; ५, ४; ५;
 ६; ८; गो. २, ४, ८; ९; ६, ९.
 योनि-कृत्-तः तैआ. ६, ८, १.
 योनि-मत्-मन्तम् तै. १, १,
 २, ७; ३, ९, २, २.
 योनि-योनि-नौ तै. ३, १२, ९, ७.
 योनि-रूप-म् श. ६, ३, १, २७;
 ४, ४, १९.
 योनि-ह(✓हन्)-हान् मं. २,
 ५, ४.
 योन्य(-निऽअ-)नुवाद-म् शां.
 २६, ९.
 योनिन्-निनी आ.जैआ. १, ३१४.
 योयुव(त्→)ती-तीनाम् ऐआ.
 १, ३, ५; -तीनाम् ऐआ. ५, १,
 ६; -स्यः ऐआ. १, ३, ५.
 योप्यत(✓युप्)-यन्तः तैआ. ६,
 १०, २.
 योपयित्वा श. १, ६, २, १; ३, १,
 ४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३, १५;
 ७, १, २७.
 योपणा-णे तै. ३, ६, ३, ३.
 योपा-पा ऐ. ६, ३; ऐआ. १, २,
 ४; ३, १; ५; १, ४, २; शां. ३, ९;
 श. १, २, ५, १५; ३, १, ९; १८||;
 ४, ४, ४; ५, ३, १५; ९, २, २१;
 २२; २४; २, ४, ४, २१; ५, १, ११;
 १६; ३, २, १, १९; २२; ३, १, ११;
 ५, १, ३३; ३५; ४, ४; ६, १, ४; ८,
 २, ५; ९, ४, २१; २५; ४, २, ५,

१४; ३, २, ३; ४, २, १०; १५;
 १८; ६, ३, ३; ६, ३, १, ९; ३०;
 ३९; ५, १, १०; ४, १५; ६, २, ५;
 ८; ७, १, १, ४२; ४४; ५, १, ६;
 १२, ८, २, ६; १३, १, ९, ६; १४,
 १, ४, १६; ९, १, १६; का. १, ३,
 ४, १२; ४, ३, ९; १३: २, २, ३,
 १४; ४, १५; तै. २, ८, ७, ८; ३,
 ३, २, २; ४, ५; ८, १३, २; -षा:
 श. १, १, १, १८; २०; २, १, १, ४;
 ३, २, ४, ६; ९, ४, २१; ४, ६, ७,
 १२; का. १, १, १, २; २, १, १,
 १३; १४; २, ४, ६; मं. १, २, १३;
 -षाम् ऐआ. १, ४, २; श. १, २,
 ५, १६; ७, २, १२; ९, २, २४; २,
 ४, ४, २३; ३, ५, १, ११; ८, ५, ७;
 ४, ६, ७, ११; ६, ३, १, ३०; ६, २,
 ८; ७, ५, १, ६; का. १, ३, ४, १३;
 २, २, ३, १५; तै. २, ८, ७, १;
 जैउ. १, १७, १, ३; -पायाः श.
 ६, ६, २, ५; -पायाम् श. ४, ३,
 २, ३; ६, ५, ४, १५; जै. १११;
 -पायै श. १, ४, ५, १३; ३, ८, २,
 ५; ४, १०; ५, ६; ७; ९, ४, २५;
 ६, ५, १, १०; -पै श. १, ७, २,
 ११.
 योपित्-पित् श. १, ८, १, ७; तैआ.
 १, २७, ४; -पितम् श. ३, २, १,
 ४०; जैउ. ३, २, ४, ४; -पिता
 श. १, ४, ५, १३; -पिताम् जैआ.
 २, १६, १३; -पिति श. १३, १,
 ९, ६; तै. ३, ८, १३, २.
 योपित्-काम-माः श. ३, २, ४,
 ३; ९, ३, २०.
 योस्त्र्(ः) तै. १, २, १, १; २, ५,
 ८, ५; ८, २, ५; ४, ६; ७; ८.
 योक्तुच(←युक्तुच्)-म् आ.
 जैआ. १, २४९.
 योक्ताश्च(←युक्ताश्च)-श्चम् तां.

११, ८, ७; ८; जै. १७१; -श्वानि
 आ. १, २६९; -श्वे आ.जैआ.
 १, ४६९.
 यौधाजय(←युधाजि)-यम् तां. ७,
 ५, १२; १४; १५; ११, ३, १०;
 जै. २, १; २३; आ.जैआ. १, ५११;
 -यस्य तां. ११, ३, १०; जै. २१;
 -येन जै. २२.
 यौधाजय-त्व-म् जै. २१.
 यौधेनि-निः जै. १३५.
 यौवनाश्व(←युवनाश्व)-श्वस्य गो. १,
 २, १०.
 यौपित(←योपित्)-तः जै. २०४.
 —:—
 र
 र-रइति तां. २०, १४, ७.
 रंहमाण(✓रंह्)-णः ऐ. ८, ११.
 रंहि-रहिः ऐ. ४, २०; श. ३, ८,
 ३, २२; -ह्यै श. ३, ८, ३,
 २२.
 र(क्त→)क्ता(✓रक्त्)-क्ता गो. १,
 १, २५.
 रक्त-शालि-लीनाम् सा. २,
 ८, ३.
 ✓रक्ष, रक्षते शांआ. ७, २०; रक्षति
 ऐ. १, २२; श. १२, ७, ३, २१;
 तै. २, ६, १, ५; रक्षति तै. २, ५,
 १, १; ३, १२, २, ९; ४, ७; जै.
 १५२; गो. २, २, ५; रक्षतः मं.
 २, ४, ६; रक्षन्ति श. १३, १, ६,
 ३; ४, २, ५; रक्षन्ति श. १३, १, ६,
 ३; ४, २, १६; तै. ३, १, २, ९; ८,
 ९, ४; जैउ. ४, ११, ५, १५; गो.
 २, ३, २३; रक्षसि श. २, ३, ४,
 ४०; का. १, ४, १, २९; तै. ३,
 ७, ४, १८; ररक्षुः श. १, १, १,
 १६; २, १, ४, १५; का. १, १,
 ४, १५; २, १, १, १२; ररक्षु

||मुपा.स्वराभावविचन्त्यः।†=ऋ.८,५८,१।‡अत्रोद्धृतसंहितासुसारिणी 'श्च'।योः' इति भिन्ने पदे।वृ. ऋ. १,
 ९३,७;७,६९,५; य. ३६, १२; च द्र. ब्राह्मणवाक्येषु चास्य सर्वथैकपद्यमिति तत्तत्प्रकरणमेवात्र प्रमाणम्। शंयु-गद्र.।

तै. २,४,१,५; ५,४,५; ३,१,२,
१०; मं. १,१,१२; गो. १,५,२४;
रक्षताम् तै. २,५,४,६; रक्षन्ताम्
तैआ. १०,२४,१; २५,१; रक्षन्तु
जै. ४, ११,५,१५; रक्षस्व श.
३,६,३,१८; ३,५,८; का २,१,
२,१६; तै. ३,२,३, १२; ४,७,८,
६; तैआ. ६, ८, १; १०, १,८;
रक्ष ऐ. ३,३८; श. १,१,२,२३;
७,१,२१; का. १, ४, १, २५;
रक्ष श. २, ३,४, ३५; ३,२,२,
२२; ७,५,२,३९; तै. २,४,१,६;
४,७; ६,९,१; रक्षतम् तै. २, ८,
४,८; रक्षतम् तै. २, ८, ७,९;
मं. १,८,१; रक्षध्वम् श. ३, ३,
३,११; रक्षत श. १३, १, ६,२;
४,२,१६; गो. १, ५, २४; अर-
क्षन् ऐआ. २, ५, १; श. १, १,
१,१६; २, १,४,१५; रक्षेत् तां.
तां. २५,१३,१.

रक्षयते ऐआ. ३,१,६.

रक्षत्-क्षन् श. १४, ७, १, १३;
-क्षन्तौ तै. ३,१,२,१०.

रक्षमाण-णा: तै. २,५,६,४; गो.
२,४,१६.

रक्षस्-क्ष: ऐ. २, ७; शांआ.
१२,५; श. १, १,२,२; ४; १५:
४,४; २१; २, १,१४; ३,१,४; ३,
१,३,१३; ८,१, १२; २, १५; ४,
१,१,२०; ५,२,४,१७; १९; ४,१,
९; ७,३,२,६; ११, ७,४,२; २,
१,२,४; ६; १२; १६; ३, ९; २२;
४,१२; २,४,४; तै. १, ७,१,५;
९; २,४,२,२; ३, २,२, २,४,३;
५,५; १०; ६, १; ७,१; ८, ५; ३,
१,१; ६, ६,३; तैआ. १, १, ३;
२१,२; तां. १३, ६,९; १५, ५,
२०; जै. ५; १९०; १९७; २०८;
मं. १, ६, २८; -क्षसा सा. २,
२,२; -क्षसाम् ऐ. १, १६; १९;
२,७; शां. ८,४; १०, ३; ४:

श. १, १,४,६; २,१, ६; ८; ९;
२,१३; ३,४,८; १३; ६,१, ११;
१२; १४; १५; ९,२,३३; ३५;
२,४,२,१५; ३,५,४,५; ९; ६,१,
५; ७, १,२; ८, १,६; २, १४;
४,३,२,६; ४, ५,६; १३; ५,२,४,
१८; ३, १,५; १४, १,३,१४;
१९-२३; २९; ३, १, १०; ११;
का. २,१,३,११; ४,४; ६; ७; १३;
२,१,१०; तै. १,६,८,९; ७,१,८;
९; २,१,३,४; ३,२,२,२; २,१२;
४,२; ३,५,५; १०; ११; ६,१; ८,
५; ६; ९, १५; ३, १,१; ६,९; ७,
४; ७,३,७; ६, २०; ८, १५, २;
तैआ. ४, ३,३,१; ५,२,१२; ४,२;
३; १२; ८,२; ९,४; ६, ९,१; तां.
८,९, ५; प. ३, १; गो. २, १,
१८; २,५; १६; -क्षसे जै. १८०;
-क्षांसि ऐ. १, १६; ३०; २, २;
७; ५,१; शां. १०, ४; १२, १;
१८, १२; २८, २; श. १, १, १,
१६; २, ३; १५; ४, ४; ६; २१; २,
१,६; ८; ९; २, १३; १६; ३,१,५;
४,८; १३; ४, २, १२; ५, ३; ७, १,
७; २०; ८, १, १६; १८; २, १,४,
१५; १८; ३,४, २३; ३, २, १, ४०;
३,३, १६; ४,६; ८; १४; १५:
४,१,१६; ३,८; ५,३, १५; ६,
३,८; ११; ४, १५; ७, १, १०;
२९-३२; ८, १, ५; ६; ९; २, १५;
३,२४; ९, २, १६; ३, १५; ४, ३, ५,
३; ४, ५, ६; ८; १३; ५, १, ५, १७;
२२; २, ४, ७; ११; १२; १४; १७;
१८; १९; २०; ३, ४, ३; ४, १, १०;
६, ३, १, ५; २९; ३, १०; २४; २६;
४, ४, १९; ५, ४, १; ७, १, ५; ७,
२, ३, ७; ३, २, ५; ६; १०; ११;
१८; १९; ४, १, ३, ३; ३४; ३७;
८, ६, १, १५; १७; ९, २, ३, २;
३; ४; ५; ६; ४, ४, ४; ५, २, ३;
१०, २, ३, ३; ५, १; २; १२, २, ३,

१२; १३, ४, ३, १०; १४, १, २,
१६; ३, १४; १६; २९; २, २, १;
३, १, १०; १२; का. १, १, ४, १५;
१६; १८; ४, १, २६; २, १, १, १२;
२, ५; १२; ३, ९; ११; २२; ४,
४; ६; ७; १३; २, १, १०; १३;
४, ५; तै. १, ६, ३, ८; ८, ९; ७, १,
५; ८; ९; २, ४, १, ६; ५, ८, ११;
३, २, ५, १०; ११; ७, १; ८, ६;
९, १०; १०, १; ७, ९, २; ८, १५,
१; १८; ६; तैआ. १, २३, ७; २,
२, १; ५, ७, ६; ९, ४; तां. ६,
७, १; ८, ९, ५; १२, ३, १३; ६,
१२; १४, १२, ७; जै. ४७;
६९; १६८; ३, ७, १, ३; प. ३,
१; मं. २, ३, २; सा. १, १, ८;
गो. २, १, १८; २, १६; ५, ५;
-क्षोभि: श ३, ५, १, ३२; ४, २,
१, १५; ५, २, ४, १६; ३, ४, २८;
५, १६; १९; १४, १, ३, १९;
-क्षोभ्य: श. १, ८, १, १६; १८;
३, ६, ३, ८; ४, २, २, ७; ३, ५, ४;
८; ९; २०.

रक्षस्-क्षस: श. ६, ४, ४, २१;
तै. २, ८, ४, ६; -क्षसा तैआ. १,
१०, ४.

रक्षस्विन्-स्वी तैआ. ५, ९, ४.
रक्षो(-क्षस्व)-गृहीत-त: जै.
६९.

रक्षो(-क्षस्व)-देवजन-नान्
शां. २, २.

रक्षो(-क्षस्व)-भाप-भाप: ऐ.
२, ७.

रक्षो(-क्षस्व)-हन्-क्षोहन् तै.
१, ७, १, ५; -क्षोहण: श. ३, ५, ४,
१८; २०; २१; -क्षोहणम् श. १,
६, १, ११; १४; ३, ५, ४, ९; ७, ४,
१, ३७; तै. २, ४, १, ४; -क्षोहणौ श.
३, ५, ४, २२; -क्षोहा श. १, ६, १,
१२; १५; ३, ५, ४, १५; ४, १, १,
२०; ७, ४, १, ३४; तै. ३, २, ८, ६;

तैआ. ५, ९, ४; प. ३, १.
 रक्षोष्नी- -ष्नी तै. ३, २, ३, १२;
 ४, २; ९, १४; -ष्ण्यः जै. ५३;
 १९०.
 रक्षित्व- -त्ता तै. २, ८, १, ४; -तारः
 शां. २०, ४; श. १३, ४, २, ५;
 तैआ. ६, २, १; -तारौ तैआ. ६,
 ३, १.
 रघ- -म् तैआ. १, १, ३; २१,
 २†.
 र(=ल)घु-पत्वन्- -त्वानः ऐ. ६,
 १२; गो. २, २, २२.
 रघु-मन्यु- -न्यवः शां. २४, ९.
 रघु-ष्यद्- -ष्यदः ऐ. ६, १२; गो. २,
 २, २२.
 रघूयत्(=घु+क्यच्)- -यते तै. ३, ७,
 १३, ४.
 रजत्, ता(√रज्)- -तः श. १२, ८,
 ३, ११; तां. १७, १, १४; -तम्
 ऐ. ७, १२; शांआ. ११, ७; श. १२,
 ४, ४, ७; १३, ४, २, १०; १४, १, ३,
 १४†; तै. ३, १२, ६, ६; जै. १३२†;
 २१२; जैड. ३, ४, ३, ३; गो. १, १,
 १४; -तम्ऽइव शांआ. ११, ८;
 -त्ता श. ३, ४, ४, २४; १४, १, ३,
 १४; तै. १, ५, १०, ७; ८, ९, १;
 तां. ६, ६, ८; -ताः श. १३, २,
 १०, ३†; तै. ३, ९, ६, ५†; तैआ.
 १, ९, २; -तानाम् तैआ. १, १७,
 १; २; -ताम् ऐ. १, २३; शां. ८,
 ८; श. ३, ४, ४, ३; तै. १, ५,
 १०, ७; -ते तै. २, २, ९, ७;
 तेन श. १३, ५, ३, ७; जैड. ३,
 ४, ३, ३; गो. १, १, १४.
 रजत-मय- -येन जैड. ४, १,
 १, ५.
 रजत-सुवर्ण- -र्णानि श. १०,
 ४, ५, २; -र्णे जै. १३२.

रजता(-तऽअ-न्तरिक्ष- -म् गो.
 २, २, ७.
 रजन- -नः तां. १३, ४, ११.
 रजनी- -नी तै. २, ४, ४, १.
 रजयि(त्-→)त्री- -म् तै. ३, ४,
 ७, १.
 रजस्- -जः ऐआ. ५, २, १; शां.
 २२, ५; श. ६, ७, ४, ५; ७, ५, २,
 २०†; १४, ८, १५, ४||: ९, ३, १२;
 तै. २, ८, ९, ३; तैआ. ४, २०, २;
 १०, १, १४; १५; १०, २; ४९, १;
 जै. २१२; -जसः ऐ. ३, ३८;
 ५, २०; ७, ९†; १२; शां. १२, ७;
 २६, १५; श. ४, २, १, ८; १०; ७,
 ४, १, ४२; ५, २, २०; ९, २, ३,
 १८; १३, ४, १, १३; तै. २, ५, २,
 ४; ८, १, ५; ३, १, २, ६; ५, ७, १;
 ७, ८, १; ९, ९†; तैआ. ४, ७, २;
 ११, ७; ५, ६, ६; जै. १९८; प.
 १, २; -जसा तै. २, ६, ११, ५;
 तैआ. ३, ११, ४; गो. १, १, २८;
 -जसि श. ६, ७, ४, ५; -जसी
 तै. २, ७, ८, २; १५, ३; ८, ३, २;
 ४, ७; -जांसि ऐ. ३, ३८; ७, ५;
 श. ३, ५, ३, २१; ४, ५, ७, ७; ६,
 ३, १, १८; तै. २, ४, ३, १२; ५,
 ४; ७, ११; ६, १२, १; ८, ४, ५; ६,
 १; प. १, ५.
 रजःश(य-→)या- -या श. ३,
 ४, ४, २४.
 रजि- -जेः आ. जैआ. १, ४७५.
 रजिष्ठ(←ऋजु+इष्ठन्)- -ष्टैः तै. ३,
 ६, ११, ३.
 रजीयस्- -यांसः जै. १९८.
 रज्जु(√रज्जु←√सृज्)- -ज्जवः
 ऐआ. १, २, ३†; -ज्जुः श. १, ३, १,
 १४†; ३, २, ४, १८; ७, ४, १†; ६,
 ४, ३, ८; ५, २, १३; का. २, २, ४,

११†; १२; तै. ३, ७, ४, १३;
 तां. १३, ९, १७; -ज्जुऽइव श.
 ४, ४, ५, ३; -ज्जुभिः श. ६, १,
 १, १५; १४, १, ३, ११; -ज्जुम्
 श. १, ३, १, १५; १०, २, ३, ८;
 १२; १४, २, १, ६; का. २, २, ४,
 १२; तै. ३, ७, ४, १४; -ज्जू
 ऐआ. ५, १, ३; -ज्जूभ्याम्
 ऐआ. ५, १, ३; -ज्जूवा श. ३, २,
 ४, १८†; ११, ३, १, १; जै. १७९;
 सा. ३, ३, ५.
 रज्जु-दाल- -लः श. १३, ४,
 ४, ६.
 रज्जु-संदान- -म् श. १४, ३, १,
 २२.
 रज्जु-सर्ग- -म् तै. ३, ४, ३,
 १†.
 रज्ज्व(=ज्जुऽअ-न्त- -न्तेषु सा.
 ३, ३, ५.
 रज्जव्य- -म् श. ६, ७, १, २८.
 √रज्जु, रजय तै. २, ४, ४, १. रक्त-गद्र.
 √रण्, ररण तां. १२, ९, ३; सा. १,
 ५, ८; रणत् तै. २, ४, ५, १; ७,
 १३, १.
 रणयन्तु तै. २, ८, ८, ११;
 रणयन्त तै. ३, ६, १०, २०.
 रण- -णः तै. ३, ७, ६, २४; तैआ.
 २, ५, २; -णाय ऐ. ५, ४; ऐआ.
 १, २, २; ५, १, १; शां. २३, १†;
 श. ८, २, १, ६†; तै. २, ४, ३, ७;
 ३, ७, ७, ९; तैआ. ४, ४, २, ४; १०,
 १, १२; -णेऽणे श. ६, ४,
 २, ४.
 रत्न(√रत्न)- -ताः श. १४, ७, २,
 १३; -तानि श. १४, ८, १३,
 ३.
 रत्न-वत्(मत्तुप्)- -वत् ऐ. ५, १;
 १२; २०.

† 'अपा(←प) । रघम्' इत्यत्र अप शब्दस्य रेफोपजनेऽथवा ←/रघेरिति भा. । † 'र्ज' इति च.
 (३०, ७); पाठः । भा. तूपरिमृदितमेव छान्दसे कृत्वे साधु मन्वते । † एकत्र 'रु' इति मुपा. स्वरधिन्यः । † 'ज्जुः'
 इति मुपा. स्वरोऽद्भुदः । † ←/रम् M. W. प्रम्. । † रमेः स्वार्थिके णिचि छान्दसेऽन्तर्विकारे च. रूपमिति भा. ।

रुति-तिः ऐ. १, २२॥; शांआ. ५,
५; श. ४, ६, ९, ८; जै. ७९;
-तिम् शांआ. ३, ७; १५^३; ५, ६;
७^३; ८; -तेः शांआ. ५, ८.

रुत्तई-त्तम् श. ५, ३, १, २; ४-११;
-त्ता तै. ३, ७, १३, ४; गो. २, २,
१२; -त्तानाम् श. ५, ३, २, १^३;
-त्तानि ऐ. ५, २१; शां. २६, १७;
श. ५, ३, १, १२; तै. २, ४, १,
११; ३, ६, ४, १; -त्ते श. ५, ३, १,
१०.

रुत्तन्धा-धाः श. १४, २, १, १५;
९, ४, २, ८; तैआ. ४, ८, ३; -धाम्
श. ३, ३, २, १२.

रुत्तन्धा-तम-म् श. १२, ४, ४, २;
गो. १, १, २९.

रुत्तन्धेय-न्याय तै. २, ८, ६, ४.

रुत्तिन्-त्तिनः तै. १, ७, ३, ७;
-त्तिनाम् श. ५, ३, १, १२; तै.
१, ७, ३, १.

रुत्तिन्त्व-त्वाय तै. १, ७, ३, १.

रुत्त्वा श. १४, ७, १, १७; ४०.

रुथ(√कृ)-थः ऐ. २, १८; ४, ७;
५, २; १२; ३३^३; ६, १२; ७, १२;
८, १०; ऐआ. १, ५, ३; शां. ८,
२; १८, ४; २२, ५; श. १, २, ४,
१; ४, २, ११; २, ३, ४, ४०^३; ५, १,
४, ३^३; ४, ३, ४; १४; १७; ५, ३, ७;
९, ४, १, २; १५; २, ४; १३, २, ७,
८^३; का. १, २, २, ११; १२;
४, १, २९^३; २, २, २, १; तै. १,
३, ५, ४^३; ६, १; ४, ४, १०; ५, १२,
५; ७, १, ५; ९, १; ६; २, ३, ५, ४, ४,
८, २; ६, ११, २; १४, ४; ८, ७, ६-
८; ३, १२, ५, ६^३; तैआ. ४, १७,
१; तां. १, २, ९; ७, ७^३; ७, ७, १३;
१६, १, १३; जैड. ३, ४, २, ४; ७;
गो. १, २, २, १; ३, २; ३; २, २, १०;
२२; ३, १९; -यम् ऐ. ३, १५; ४;

२९; ३२; ५, १; १२^३; १३; १६^३;
२०; ६, १२; ८, १; ऐआ. १, २, १^३;
५, २, ४; शां. १५, २; १९, ८; १९;
२०, २; ४; २२, २; २३, ६; २४, २;
८; २५, ३; ५; ९; ११; शांआ. १,
३; श. ४, १, ५, ६; ५, ३, ९; ८,
१५; ५, १, ४, ३; ७; ३, १, ८; २, ६;
४, ३, ३^३; १४; १७; ५, ४, ३, ५, ९, ४,
२, ९^३; २७; ११, ६, २, ४; ५; १३, २,
७, ५; ८; १४, ६, ११, १; तै. १, ३,
५, २; ४; ७, ९, १; ६; २, २, ५, ४; ४,
१, ३; ५, ३; ७, ४; ७, ८, १; १३, ३;
१६, १; ८, १, ५; २, ५; ४, ३; ६, १;
२; ३, ३, ७, ५; तैआ. १, ११, ७;
३, १, १; ३, १०, ४^३; ११, ८; तां.
१, ७, ५; ७, ६, ४; जै. ११७; १५७;
१८०^३; जैड. ३, २, ३, ५; ४, ८;
६, ७, २; सा. ३, ६, ३; ५; गो. १,
२, २०; २१^३; -यम्ऽइव तै. २,
८, ९, ९; सं. २, ४, २; गो. २, २,
२२; -यस्य ऐआ. ३, २, ४; शां.
१४, ४; शांआ. ५, ८; श. ५, ४,
३, १५^३; १६^३; १७; १८^३; तै. २, ४,
५, ४; तां. ७, ८, ९; जै. १८०^३;
१८२; जैड. १, १, ३, ६; -यस्यऽइव
शांआ. ८, ७; -थाः ऐ. ४, ६; श.
१४, ७, १, ११; तां. १६, १३,
१३; जै. ३२^३; -थात् श. १, ७,
३, १९; १३, २, ७, ५; जै. ८६;
-थान् श. १४, ७, १, ११;
जै. ३२; १८०; -थानाम् ऐ.
४, २०; श. ५, १, ५, २, ८;
गो. १, ४, २३^३; -थाय ऐ. २,
२; शां. २०, २; २६, १६; तै. ३,
६, १, २; -थे ऐ. ५, २०; शां.
२०, ४; २६, १६; तै. १, ३, ५, ४;
२, ४, ३, १०; ७, ७, २; १३, १, १६,
२; ३, ११, ७, ४; तैआ. १, ११,
८; तां. ७, ७, १९; जै. २५; -थेन

ऐ. ५, ६; १६; ७, ९; शां. ७, ७^३;
२५, २; २६, ८; शांआ. ३, ४;
श. १, २, ४, २; ५, ४, ३, २; का.
२, २, २, १; तै. २, ४, ३, ७; ३, १,
१, ९; तैआ. १, १२, ५; २८, १;
तां. १३, ३, १२; जै. १३९; प.
१, ५^३; सं. १^३; -थेषु श. ५, १,
५, १०; -थैः तै. ३, ६, २, १;
तैआ. १, १०, ३; -थैऽइव तै.
२, ७, १२, ४; -थौ श. १२, ५,
१, ५; प. ३, ८.

रथ-कार-रम् तै. ३, ४, २, १;
-रस्य तै. १, १, ४, ८.

रथकार-कुल-ले श. १३, ४,
२, १७.

रथ-क्रा(न्त-→)न्ता(√कम्)-न्ते
तैआ. १०, १, ८.

रथ-क्षत्र(√रक्षि)-यागि ऐ. ५,
२१.

रथ-गुत्स-त्सः ऐ. ३, ४८; श. ८,
६, १, १६; -त्सम् ऐ. ३, ४८.

रथ-वोष-षः, -षम् जै. ३७.

रथ-चक्र-कम् ऐ. ३, ४३; श. ५,
१, ५, २; ११, ८, १, १; तै.
१, १, ६, ८; ३, ६, १; जै. १७;
गो. २, ५, ८; -कस्य श. १४, ८,
१२, १; -क्रे शांआ. ३, ४; श. २,
३, ३, १२; ५, १, ५, १; तां. १८, ७,
१२; -क्रेग जै. १८०.

रथ-चक्र-चित्-त्तम् श. ६, ७,
२, ८.

रथ-नाभि-भिः ऐआ. ३, २, ४;
-भिऽइव शांआ. ८, ७; -भौ श.
१४, ५, ५, १५; जै. १६८.

रथ-नेमि-मौ श. १४, ५, ५, १५.

रथन्तर-न्तर तां. ७, ७, १९; जै.
२५; २६; -रम् ऐ. १, २१; ४,
१३^३; २८^३; २९; ५, १६^३; १८; २२;
३०; ८, १^३; २^३; १२; १७; ऐआ.

॥ 'रथी' इति अ. (७, ७३, १) पा. । § ←√रमेरिति प्रायः । ←√रातेरिथ्यर्थाः । † 'रथाना-
न्यन्तरम् इति G.(?) ।

ऐआ. १, ४, २; २, ३, ४; ३, १, ६;
शां. ३, ५; २०, २, ४; २१, ३; २२,
१; २४, २; २५, ११; २६, ९; २७,
२; श. १, ७, २, १७; ८, १, १९;
५, ४, १, ३; ५, ३, ५; ६, ३, १,
२०; ८, १, १, ५; ५, २, ५; ६,
१, ५; ९, १, २, ३६; ३, ३, १४;
१३, ५, १, २; तै. १, १, ८,
१; ४, ४, ९; ६, २; २, १, ५, ७;
७, १, १; ६, २; ३, ५, ८, १;
१३, १; तैआ. १०, ६३, १; तां.
१, ७, ४; ४, ४, १०; ५, १, १५; ६,
८, १८; ७, ६, ३; ९; १०; ११; १३;
१४; १७; ७, ५, ९; १३; १५-१७;
८, ९; ९, ५; १०, ८; ८, ८, १०;
९; १०; ९, १, २८; २९; ३, ४; १०,
४, ६; ७; ९; ११, १, ४; ४, ६; ७;
१०; १२, २, ५; ९; १३, २, ८; १४,
३, १६; १५, १०, ५; ६; ९; १५;
१६, ५, १४; २४; १०, ८; ११, ३;
४; १८, ५, १७; १८; ६, १०; ११;
१९, १२, ७; २१, ९, १६; २४, १,
३; ११, ७; जै. ८; २५; २७;
२८; २९; ३२; ३६; ३७; ३९; ४६;
१०३; १०४; १०६; ११२; ११३;
१३०; १३२; १३९; आ. २, ६,
११; जैआ. २, १६, ९; प. २, १;
२; ३, ८; ४, ७; सं. २; सा. १,
४, २; ६; २, ७, १; ८, ६; गो. १, २,
१८; -रस्य ऐ. ४, १०; ५, १; ७;
१६; २०; ऐआ. ३, १, ६; ५, २,
२; शां. २४, ६; ८; २५, ५;
२६, ९; शांआ. २, ४; ७, २०;
८, ८; तै. २, १, ५; ७; तां. ४,
४, १०; ७, ६, ४; ७, ३; ९, १५; ८,
९, १०; १०, ६, १; ११, ३; ६; ४, १;
३; ५, १; १२, ३, ५; १३, ५, २;
१४, ३, १६; ९, ३; ११, २; ४; १५,
१०, ५; २४, १, ३; जै. २५; २७;

३२; ३७; ३८; १०६; सं. २;
-रात् तां. ११, १, ४; -राय तां.
७, १०, ८; -रे तै. १, ३, २, ७;
३, ७, १०, १; तां. १९, ८, ३; जै.
२६; २७; ८७; सं. २; -रेण ऐ.
४, १३; २७; ८, १२; १७; श. ८,
६, १, ५; तै. २, ६, १९, १; तां.
४, ८, १२; ५, ६, ७; ७, ९, ६; १०,
६; जै. २५; ३२; ३९; १४३.
रथन्तर-स्व- -म् तां. ७, ६,
४; जै. ३२.
रथन्तर-व(र्ण→)णी- -म् तां.
६, ८, १८; प. २, १, २.
रथन्तर-सामन्- -मा तै. १,
४, ६, ७; ७, ७; तां. २५,
१०, ८; जै. १३१; १३९; -न्न: जै.
४२; ४३; -न्ना तां. ८, ८, १२; जै.
१०३.
रथ-प्रा(√प्रा)- -म् तै. २, ८, १, २.
रथ-प्रोत- -त: श. ८, ६, १, १८.
रथ-मुख- -म् जै. २७.
रथ-यान- -नाय जै. १३९.
रथ-योग- -गाः, -गान् श. १४,
७, १, ११.
रथ-वज्र- -म् प. ३, ८; ऐ. ४, २९;
५, ४; १६.
रथ-वत्(मतुप्)- -वत् शां. २२, ३;
२३, ३; गो. २, ६, ११.
रथवती- -स्यौ शां. ८, ३.
रथवा(ह→)ही- -ही श. ५, ५,
४, ३५.
रथ-वाहन- -नम् श. ७, २, २, ११;
-नस्य श. ५, ४, ३, २४; -ने श.
५, ४, ३, २३; तै. १, ७, ९, ६.
रथवाहन-वाह- -ह: तै. १, ८,
४, ३.
रथ-विमोचनीय, या- -यम् तै. १,
३, ६, ६; -या तै. १, ७, ९, ५;
-यानि श. ५, ४, ३, १४.

रथ-वृत्(√वृत्)- -वृत् तै. ३, ७,
१०, ६.
रथ-शीर्ष- -र्षे श. ९, ४, १, १३;
१५.
रथ-श्रेणि- -णय: श. १०, ६, १, ७.
रथ-संमिता- -त:, -तम् तै. ३,
१२, ५, ६.
रथ-स्पा- -स्पाम्, -स्पयै जै.
२०३.
रथ-स्वन्- -न: श. ८, ६, १, १७.
रथा(-थऽअ)-ह्वय- -ह्वयानि श. १२,
२, ३, १२.
रथिन्- -थिनाम् श. ८, ७, ३, ७; -थी
जै. २७.
रथि-तम- -म: श. ८, ७, ३, ७.
रथिरु- -रा: तै. २, ८, ७, ८.
रथी- -थी: ऐ. २, ३४; शां. १, ४,
२, १०; ११; तै. ३, ५, ३, १; सा.
१, ८, १५; -थीऽइव ऐ. २, ५;
३४; ५, १; शां. २२, ३; तै. ३,
६, ४, १; -थीनाम् श. ८, ७, ३,
७; -थीनाम् तै. २, ७, १५, ५;
१६, ३.
रथी-तम- -म् श. ८, ७, ३, ७;
तै. २, ७, १५, ५; १६, ३.
रथे-चित्र- -त्र: श. ८, ६, १, १७.
रथे-ष्ठा(√स्था)- -ष्ठा: श. १३, १,
९, ७; तै. ३, ८, १३, २; -ष्ठाम् ऐ.
५, २०.
रथो(-थऽउ)-पस्थ- -स्थम् ऐ. ८,
१०; -स्थे श. २, ३, ३, १२.
रथो(-थऽओ)-जस्- -जा: श. ८,
६, १, १६.
रथ्य, ध्या- -ध्य: तै. २, ८, ५, ३;
तां. १३, २, ३; -ध्याऽइव तै. २,
४, ३, ११.
रथ्य- -ध्यम् ऐ. ४, ३२; ऐआ. ५,
१, ६; शां. १९, ९; २२, २; -ध्यानि
श. ५, ४, ३, १६.

† 'म' इति आन. मुपा. ‡ 'धु' इति मुपा. स्वरो. अष्टः । † धु+ (मतुवर्थे) इरच्-ई-प्रत्ययौ पा.

√रू, रूदति तां. १६, ६, ६; जै. १४४||
रूदित्-म् तै. २, ३, ९, ९.

√रू (रू), रूधति श. ३, ४, २, ३;
रूधन्ति श. ३, ४, २, ३; रूध्यामः
श. ३, ४, २, २; गो. २, २, २६;
रूधय श. ५, ४, ४, १५-१९;
रूधयेयुः तै. १, ७, १०, ५; रूधम्
तै. ३, ७, ६, २३.

रूधयति तै. १, ७, १०, ५; रूध-
याम तै. ५, १, ४.

रूधयत्-यन् तै. ३, ७, ६, २३.

रून्ति (√रूम्)-न्तिः श. १३, १, ६,
२; तै. ३, ८, ९, ३; १२, २; तै. ३,
३, ११, १२, १३; ४, ११, ५; ५, ९,
८; मं १, ३, १४; २, २, १४; -न्तिम्
तै. ५, ९, ८; -न्ते श. ४, ५,
८, १०; तां. २०, १५, १५.

रून्त्य-म् ऐ. ५, २, १.

रून्ध-न्ध्राणि जै. १, ५१७.

रून्धायन-म् शां. ११, १६.

रूपस्-पः तै. २, ४, १, ७; ८; ३, ७,
१०, ५; तै. ४, ४२, १, २; जै. ३,
१, २, ४; १५.

रूभसु (√रूम्)-सः तै. २, ६, ११,
७; -सम् ऐ. ५, १२; श. ६, ३, ३,
१९७; -सासः श. ११, ५, १, ८.

रूभिष्ट, ष्टा (रूभस्वत्+इष्टन्)-ष्टया
तै. ३, ६, ११, ३१; -ष्टाः तै. २, ८,
५, ७.

रूभीयस्-यांसम् तै. ३, ६, ११, ३.

√रूम्, रूमते ऐ. ३, ३९; शां. ११,
३; श. ६, २, १, १४; रूमते श.
६, १, १, १५; १३, १, ५, २; ५;
१४, ४, २, ४; तै. ३, ९, १४, २;
३; तै. ३, १४, २; १०, ६४, १;
जै. १, १४, २, ९; २, ४, २, ८;
३, ६, ७, ३; रूमन्ते शां. ११, ५;
१६, ३; श. १४, ८, १३, ३; रूमन्ते

श. ६, २, १, १२; ७, ४, १, १६;
तै. ३, ३, २, ४; तै. १०, ६२,
१; तां. १७, ७, २; ३; जै.
१४०; गो. १, २, ५; रेमे श.
१४, ४, २, ४; रूमताम् श. १३,
१, ६, २; तै. ३, ७, ४, ३; रूग्णात्
श. ३, ३, १, २; रूमन्ताम् तै. ३,
७, ४, ४; ५; रूमस्व श. ३, ३, १,
६; ७, ५, १, ३१; तै. १, ४, ४, ८;
मं. १, ३, १४; ७, ११; रूम ऐ. ५,
२२; श. ३, ७, ३, ११; रूमेयाम्
श. ३, ५, ३, २०; रूमध्वम् ऐ. ५,
२२; श. ४, ६, ९, ८; रूमध्वम्
श. २, ३, ४, २६; ३, ७, ३, १३;
का. १, ४, १, २०; अरमत ऐ. २,
८; श. ७, ४, १, १६; अरमन्त
श. ७, ४, १, १६; रूमेरन् जै.
१४०.

रूमयति ऐ. ४, ३०; ५, २२; तै.
१, ४, ४, ९; रूमयन्ति तै. २, ८,
५, ६; रूमयतु तै. ३, ७, ४, १५;
अरमयन् तां. ६, ७, १८; रूमयत्
ऐ. ५, १; ऐ. १, २, १.

रूत्, रूति, रूत्वा, रून्ति, रून्त्य-
गद्.

रूम् श. १४, ८, १३, ३.

रूम्-मः मं. १, ३, १४.

रूमति-तिः तै. ३, ८, ९, ३; १२, २.

रूमति-तिः तै. ३, ७, ७, १.

रूभ्य, रूभ्यां-भ्यम् श. ७, ४, १, १६;

-भ्यया श. ८, ७, ४, ८; -भ्या श.

७, ४, १, १६; -भ्याम् श. ७,

४, १, १६; ८, ७, ४, ८; -भ्यायाम्

श. ७, ४, १, १६.

रूभ्य-भ्यो-गी आ. १, ५१६.

रूयि (√रा)-यिः ऐ. ५, २, २;

श. २, ३, ४, १३; ४, ५, ८, ९; १०,

५, २, २०; ६, १, ५; ११; १३, ४,

२, १३; का. १, ४, १, ११; तै. १,
४, ४, ९; २, ४, ८, १; ३, ७, १४,
५; तां. ११, १०, ५; जै. ८५;
८९; १५१; मं. १, ५, १; -यिम्
ऐ. १, १३; ऐ. ५, २, १; २;
५; शां. १९, ९; श. २, ३, ४,
१३; ३१; ४, ५, ४, ९; ५, २, २, ६;
७, १, १, २८; ३, १, ३२; ३३; १०,
६, १, ५; ११, ४, ३, १९; १२, ४,
४, ३; १४, १, ३, २२; का. १, ४,
१, ११; २२; तै. १, १, १, १, २, १,
१६; ४, २, २; २, ४, ५, ३, ५, ४, ५;
६; ६, १, ३; ५; ८, ८, ९; ६, १२, २;
८, १, २, ६; २, ६; ४, २; ५, ६; ८,
११; ३, २, २, २; ५, ७, ३; ६, ९, १;
१०, १; तै. १, १०, २; २, ५,
१; ६, १०, १; ११, १; मं. १, १, ७;
२, ३, ५; -यीणाम् ऐ. ४, ११; ५,
१३; ऐ. ५, २, २; शां. २३,
१-३; २५, ८; शां. १२, २; ७;
श. २, ३, ४, १२; ५, ४, २, ९; का.
१, ४, १, १०; तै. १, २, १, १३;
४, ८, २; २, ८, १, ३; ६, ३; ८, ९;
३, ५, ७, २; ६, १०, ४; ११, २, ४;
३, १; ४, २; ५, ३; ५. १, ६; ४, ७;
मं. २, ५, ८; -भ्या श. ६, ६, ३,
८; ७, ३, ६; ८, २, ६; तै. २, ७, १७,
२; तै. ४, २०, २; ६, ३, २; १२,
१; -भ्याम् श. ९, २, ३, ८;
-भ्यै श. ५, २, १, २५; ६, ६, ३,
९; ८, ३, ४, १०; ९, २, ३, ३२; तै.
१, ४, ४, ८; ३, ८, ३, ६.
रयि-पुति-तिः तै. २, ८, १, ६;
-न्ते ऐ. ५, १३; ऐ. ५, २,
२; शां. २३, १; २; २५, ८.
रयि-मत् (मत्पू)-मत् शां. २१,
३; २३, १; २; ३; श. ७, २, २,
११; तां. १०, ६, २; -मते तै. ३.

॥ 'रूदन्ति' इति हस्त. -पाठान्तरम् । † रूधिजभोः (पा. ७, १, ६१) इति नुमागमः । ‡ 'रूध्यामः' इति
मुपा. । § रून्ध- इत्यस्य 'रून्धाय' इति रूपं Kt. उत्प्रेक्षते । ¶ 'अमसम्' इति सा. चिन्त्यः । †† 'ष्ट' इति आन.
मुपा. अशुद्धः ।

६, १, २; -मन्तौ श. १३, ४, २, १३; -मान् ए. ४, ११; श. १०, ६, १, ५; १४, १, ३, २३; जै. १५०. रविमृती- स्वै तै. ३, ८, ५, ३. रवि-वत्(मतुप्)--०वःशां. २३, २. रवि-वृध्- वृधः ऐ. ५, १८; तै. २, ८, १, १. रवि-घन्(✓सन्)- यणि ऐआ. ५, २, २, १. रवि-घा(✓स्था)- घाः तैआ. १०, ६३, १; दै. १, १६; -घाम् तै. १, ४, ४, १०; तैआ. ६, १२, १. रविन्तम(-यिन्+तमप्)- मः शां. २३, २. रविष्(र्य-त्रत्+इष्न्)- षम् तां. १४, ११, ३०; ३१; जैआ. १, ५१२; -ष्टे आ. जैआ. १, ३५१०. रराट(=ल्लाट)- टम् श. ३, ५, ३, २४; -टात् तै. २, १, २, १, २; -टे श. १३, २, २, ३; तै. २, १, २, २. रराटी- ट्याः, -ट्याम् ऐ. १, २९. रराट्या- ट्याम् शां. ९, ४; १८, ४; श. ३, ५, ३, ९, २४. ररा(ण→)णा(✓रा)- णा मं. १, ४, ५. र्व(✓रु)- वम् तै. २, ५, ८, १०; -वेण तै. २, ४, ३, १; ८, २, ७. र्वथ- थात् श. १, १, ४, १४; का. २, १, ३, १७. र्वमाण- णस्य जं. २२; -णानाम् जै. २२६. र्वा जै. ३४. र्वितृ- ता ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ४. र्वान्ना(✓रश्)- नया तै. ३, ६, ११, ३; १२, १; -ना श. ३, ६, २, ५; ७, १, २३; १३, १, १, २; २, २; तै. ३, ८, १, १; २, ३; ४; १, ३; तां. २०, २, ४; -नाः शां. ७, ४; श. ६, २, १, १९; जै. १२२; -नाम् श. ३, ७, ३, ७; १३, १, १, १; २, १; तै. २, ६, १७, १७, ३, २, ३; तैआ. ५, ७, १; -नायाः श. ३, ७, १, २५; य. ४, ४; -नायाम् श. १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; -नायै श. ३, ७, १, २३; २५; -ने श. ३, ६, ३, १०. रश्मि- श्मयः ऐ. ४, १९; ऐआ. ३, २, ४; शां. १८, ४; २५, ९; शांआ. ८, ७; श. १, १, ३, ६; ९, ३, १०; २, ३, ३, ७; ३, १, ३, २२; ४, १, २३; ९, २, ६; १२; ४, १, १, २५; ३, १, २, ६; ५, ४, ३, १४; ६, १, २, ३; ४, ३, १०; ७, १, २; २; ७, ४, १, १०; ८, ६, १, १६; ९, ३, १, २५; ४, १, ९; १०, २, ४, ३; ६, २, ३; ५, ४, ४; १२, ४, ४, ६; ७; १४, ८, ६, ३; ९, १, १२; का. १, ३, १, ३; २, १, ३, ३; तै. १, २, ४, २; ६, ६, २; २, ४, ५, ५; ३, १, १, १; २, ५, २; ६, ११, १; तैआ. १, ९, ३; १०, ७; १५, १; ५, ४, ८; १०, ११, २; तां. ४, ६, १३; १४, १२, ९; जैउ. १, ९, २, ८; ३, १; ११, १, ९; १०; १४, ३, ५; ३, ६, ९, ३; य. २, ४; ५; १०; गो. २, ६, ६; -श्मये श. १४, २, १, २१; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ७; -श्मिः श. १, ९, ३, १६; ८, ५, ३, ३; १४, २, १, २१; तै. २, ८, ६, ३; ९, ५; तैआ. ३, ११, ७; १०; ५, ७, ७; तां. १, ६, ६; ९, १; जैउ. १, ९, १, ३; ४; ६; ८; १०; २, २; ४; ६; गो. २, २, १३; -श्मिना श. ८, ५, ३, ३; १३, २, ७, ८; ९; ३, ३, ५; तां. २१, ४, ११; जैउ. १, ९, १, ४; ६; ८; १०; २, २; ४; ६;	जै. १२२; -नाम् श. ३, ७, ३, ७; १३, १, १, १; २, १; तै. २, ६, १७, ७; ३, ८, २, ३; ३, २; तैआ. ५, ७, १; -नायाः श. ३, ७, १, २५; य. ४, ४; -नायाम् श. १३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; -नायै श. ३, ७, १, २३; २५; -ने श. ३, ६, ३, १०. रश्मि- श्मयः ऐ. ४, १९; ऐआ. ३, २, ४; शां. १८, ४; २५, ९; शांआ. ८, ७; श. १, १, ३, ६; ९, ३, १०; २, ३, ३, ७; ३, १, ३, २२; ४, १, २३; ९, २, ६; १२; ४, १, १, २५; ३, १, २, ६; ५, ४, ३, १४; ६, १, २, ३; ४, ३, १०; ७, १, २; २; ७, ४, १, १०; ८, ६, १, १६; ९, ३, १, २५; ४, १, ९; १०, २, ४, ३; ६, २, ३; ५, ४, ४; १२, ४, ४, ६; ७; १४, ८, ६, ३; ९, १, १२; का. १, ३, १, ३; २, १, ३, ३; तै. १, २, ४, २; ६, ६, २; २, ४, ५, ५; ३, १, १, १; २, ५, २; ६, ११, १; तैआ. १, ९, ३; १०, ७; १५, १; ५, ४, ८; १०, ११, २; तां. ४, ६, १३; १४, १२, ९; जैउ. १, ९, २, ८; ३, १; ११, १, ९; १०; १४, ३, ५; ३, ६, ९, ३; य. २, ४; ५; १०; गो. २, ६, ६; -श्मये श. १४, २, १, २१; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ७; -श्मिः श. १, ९, ३, १६; ८, ५, ३, ३; १४, २, १, २१; तै. २, ८, ६, ३; ९, ५; तैआ. ३, ११, ७; १०; ५, ७, ७; तां. १, ६, ६; ९, १; जैउ. १, ९, १, ३; ४; ६; ८; १०; २, २; ४; ६; गो. २, २, १३; -श्मिना श. ८, ५, ३, ३; १३, २, ७, ८; ९; ३, ३, ५; तां. २१, ४, ११; जैउ. १, ९, १, ४; ६; ८; १०; २, २; ४; ६;	-श्मिभिः ऐ. ४, १९; शां. २५, २; ९; १०; श. १, १, ३, ६; ३, १, २३; २४; २, ३, ३, ७; ३, १, ३, २२; ५, ३, ५, १६; ४, ४, २३; ६, ३, १, १८; ७, ४, १, १२; १८; ९, २, ३, १४; १४, ८, ६, ३; का. २, १, ३, ३; तै. १, २, ४, २; ४, ८, ३; २, ३, २; ८, २, २; ३, २, ५, २; ७, ४, १४; १०, ८, ९; तैआ. १, २७, ५; ५, ४, ९; १०, ६, ३, १; तां. ४, ६, १३; ५, २, २; जैउ. १, १, ३, ६; ९, ३, १; गो. १, १, ३, ६; २, ३, १३; -श्मिभ्यः तैआ. ४, १०, ५; ५, ८, १३; -श्मिम् तैआ. ३, ११, ४; ९; -श्मिषु श. ६, ३, ३, ६; ६; ७, ४, १, ३०; १०, ५, ४, ४; ११, ५, ९, ९; -श्मी ऐ. २, ३, ७; शां. १४, ४; तां. ८, ५, १६; -श्मीन् ऐ. ५, २, १; श. ५, ४, ३, १४; ६, ३, ३, ६; ९, ३, १, २६; १०, ५, ४, ४; १४, १, ४, १०; तै. १, २, १, २३; ४, ४, १०; २, ७, १६, २; ३, ६, ९, १; तैआ. ५, १२, १; जैउ. १, १, ६, २; गो. १, १, ३, ६; -श्मीनाम् तैआ. ३, ११, ४; -श्मेः गो. २, ६, ६. रश्मि-पृति- तयः तैआ. १, १, २; २१, १; २५, २. रश्मि-पवि(त्र→)त्रा- त्राभिः तै. ३, ७, ४, १. रश्मि-वृत्- वन्तः तै. २, ८, २, १. रश्मी(←श्मि)वृती- त्ती, -तीम् श. ८, ७, ३, १३. ✓रस्, अरसत् श. ६, १, १, ११; २, १, २८. रस्यति श. १४, ७, १, २५; ७, ३, १८; रस्यति श. १४, ७, १, २५; २, २; ३, १८; रस्येत् श.
--	--	---

‡ तु. गोपन्, गोपत्त- क्र. द्र. । =साम. १, ५, २, १, ५ 'रथीपिण रथीपिन् च. १) पाठः । तत्र सा. तु -पिणः (-पिन्- प्र. ३) पपाठः । Kt. टि. निर्मूलत्वाच्चिन्त्यम् । † 'रविष्टीये इति जैआ. पा. । ‡ 'रवमणानाम्' इति मुपा. चिन्त्यः । ‖ 'रजनाः' इति आन. मुपा. ? ।

रुच, ७, १, २, ५; ३, १८; रुचयेत्
 वा. रुच, ७, ३, २, ४; २, ५.
 रुच-सः ऐ. ४, ३; ६, ३२; ३३;
 ७, ३१; ८, ७; ८; २०; ऐवा. २,
 ३, २; ३, २, ३; ५, १, १; ३, २;
 गां. २, १; ४, १२; ११, ५; १२,
 १; १३, ४; गांवा. २, १; ८, ३;
 १०, ८; वा. १, २, २, २; ६; ३, १,
 २, ५; ७, १, १८; २, ३, १, १०; १६;
 ४, २, ५; ४, ३, १; ८; १०; ६, ३,
 २; ४; ३, ३, ३, १८; ६, १, ७;
 १०; ७, १, १३; ४, ४; ८, ३, ३०;
 ३, ५; ९, २, १; ४; १०; ३, १२;
 १८; २, ३; २, ९; ३०; ४, ७; ४, ३,
 २, ५; ४, ३, ४; ४, ८; ५, १; १, ५;
 २०; ५, १, ९; १०, ४; ६, ९, १६;
 ७, १, २, ७; ८; ४, १, १७; २, ४;
 ३, २; ५, १; ५, ३, १; ६; ६, १, १,
 ४; ७; ११; १२; २, २-४; २, २,
 ६; ३, १, २८; ४, ३, २; ५, १, ६;
 ६, १, २२; २, ११; ३, ३; ७, १,
 १३; ३, ३; ७, २, २, ३; १०; ३,
 ४; ३, १, ३; ६; १६; १७; १८;
 २०-२३; २६; ३७; ४६;
 ४, १, १३; ३८; २, १२; ५, १, १;
 ३; ४; १, ५; ८, २, १, ७; १०; ५, ३,
 २, ४, १; ४; ५; ७, २, १७; २, १,
 २, ३, ९; २, २, ३; ३, ३, १; ४०; ५, १;
 १०, १, १, १; ४; ६; ३, ५, १२;
 ४, १, १९; ६, ५, २; ११, ५, ४;
 १८; १२, ७, १, ७; ८, १, ४; २
 १३; ३, २, ३, १, १, २; २, ५; १४
 १, १, १, १; २, ४; ९; १२; १९; ३
 ९; ११; १, ५; २, ४; ३, १; २, १, १०
 २, १, १; १, ४; २, ७; ३, ५; ५, ३; २, २
 २०; ४, १, ९; २, १; ५, ३, ३; ५;
 ७; ९; ६, ९, ३, १ ९, ४, १; का.
 १, १, १, ४; ५; ३, १, ५; ९; २, १; ८;
 १०; ४, १, १, ९; ६, ३, २; ४; ५;
 २, २, १, ५; तौ. १, ४, ८, ५; ७,
 ५, ५; २, ६, ३, १; ७, ७, ७; ३, ३,

३, ५; ७, ५, ३; ६, १; १, ४, २; ३;
 तैवा. १, २, २, ८; २, ३, ३; २, १, १,
 १; ४, १, २, १; ४, २, ४; ७, २, ३;
 १०; १०, १; ८, ७, १; १०, १, १, २;
 १, ५, १; २, ७, १; २, ८, १; तां. १,
 ६, ८; ७, ७, १; ६, ८, ७; ८, ६,
 १; २; ९, ६; ११, ५, १०; १३,
 ७, ४; १०, ५; १४, ९, ४; १६,
 १, ३, ७; १८, ५, २, १; ६, १, ५; १, १,
 २; २०, १, ४, ३; जै. ४०; १, ६, ५;
 १, ७०; १, ७, ४; जै. १, १, १, ३;
 ४; ५; ७; २, १, ८; ६, ३, ७; ७,
 १, ३-८; २, ४; ९, ३, ४; १, ५, १,
 २; ३, ६; २, ४, २, ९; ५, ३, १;
 ४, १; मं. २, ६, १, ५; सं. ४;
 सा. १, १, २; गो. १, १, ७; २,
 २, १; ३, ४; २, ५, ७; ६, १, १;
 -सन् ऐ. ३, २, ७; ३, १; ६, ३, २;
 ३, ३; ८, ८; २०; ऐवा. ७, ३, २;
 गां. २, ७; ११, ५; १२, १; गांवा.
 २, १; वा. १, २, ४, १, ९; ६, २, १;
 २; २, १, १, ६; ७; ३, ४, २, ५;
 ४, ४, १, ६; ३, १, ४, ३; २, २, २;
 १, १; २, ८; ४, ३, १, ५; ६, १, १०;
 १, २; १, ५; २, १; ७, १, २, ७; ८, २,
 १, ६; ३, २, ०; ३, ०; ३, ५; ९, २, १-
 ३; ६; ३, १, ३; १, ४; १, ५; १९-
 २, २; २, ४; ४, १, ८; ४, १, १,
 १, ३; २, ५, १, २; १, ३; १, ६; ३, २,
 ५; १, २; ४, ५, १; १, ५; २, ०; ५,
 १, २, ७; ८; ३, ४, १; ४, ३, १, ९;
 ६, ७, ३, ३; ७, ३, १, १, ६; २, २; ४,
 १, १, ३; ३, ८; २, १, ३; ५, १, १, ४;
 १, ५; ८, ५, ३, १; ३; ४, १; ५;
 ७, ४, २; ३; ४; ५; ९, २, ३, ५, १;
 १०, १, १, ४; ५; ४, १, १, ३; ५,
 २, १, ५; ११, ५, ९, ८; १२, ७, ३,
 १, ५; १, २; ८, १, ५; ९, १, १, ४;
 १, ६; २, ९; १४, २, १, २, ०; ७, १,
 २, ७; ३, १, ८; का. १, १, १, ४; ५;
 ३, ४, १, ०; ४, १, १, ९; तौ. १, १, २,

४; २, १, ३; ३; २, ५; ६, १; ३, ९,
 ३; ४, ८, ४; २, ६, २, २; ४, २;
 ३, २, ३, ६; १०; तैवा. १, १, २,
 १; २, २, ८; ५, २, ८; ९; ८, ७, १;
 १०, १, ५, १; तां. ७, ७, २; ८, ४,
 १; ११, ५, १; १, १; १०, २; १२,
 ६, ३; १३, ५, १; ८, १; ४; ५; ७,
 १०; १४, १, १, १, ५, १; ६; ३, २, ३;
 १, १, १; १६, ४, १; १, ३; ८; १८,
 ५, २, १; ६, १, ५; १, १, २; जै. ४०;
 ४८; ६, ३; ८०; १, १, ७; १, ६, ६;
 १, ७, ७; १, ७, ४; जै. १, १, २-६;
 २, १, ६; ९; ६, २, १, ०; २, १; ३, १;
 २; ७, २, ४; २, ४, २, ९; मं. २,
 ६, १, ८; गो. १, १, १, ७; २, २, १;
 -सन् ऐ. ७, १, ९; वा. १, ३, १,
 २, ५; ७, १, १, ८; २, ३, १, १, १;
 १, २; १, ६; ४, ३, १; ७, १, २, ७;
 का. १, ३, १, ६; २, १; तौ. १, ३,
 ९, ३; तैवा. १, २, २, ८; तां. १, ३,
 ७, ९; ८, १; ४; ५; १, ६; जै.
 ८०; १, ६, ५; जै. १, १, १, २-५;
 ६, ३, ८; गो. १, २, ७; -सा वा.
 ७, ३, १, ४, ६; ९, १, २, ३, ६; तैवा.
 १०, १, ०, १; -सा वा. ३, ७, ४,
 ४; ४, ५, १, ९; १४, १, २, १, २;
 ७, १, २, ७, ३, १, ८; तैवा. ३, १, ३,
 १; जै. १, १, ३; -सा वा. १, ४,
 ६, २, ३; तां. ७, ४, २;
 जै. ४, १, १, ५, ३; सा. १, ८, १;
 गो. २, ६, १, ३; -सा वा. १,
 १०, ५, २, १, ८; १, ४, ५, १, १; ७,
 ३, १, २; जै. ८, ४; -सा वा. १,
 ३, २, २, १, ४; -सा वा. ७, ४,
 ३, ७; तौ. १, ३, १०, ८; मं. २,
 ३, ९; -सा वा. ७, ४, ३, १, ९; तां.
 ८, ६, २; -सा वा. ७, ३, ४; गां.
 १, २, १; वा. १, २, २, २; २, १, १,
 ६; ७; ३, ४, २, ७; ४, ३, १, ०; ४,
 १, ७; १, ६; २, ६, १, १, २; १, ५; २, १;
 ७, १, १, ३; ८, २, १, ६; ३, ३, ०;

९, २, १, ३, २, ५, १, ३; ४, ५, १, १, ५;
 २०; ५, ३, ४, १, ७; २०; दि, १, २,
 २९; ५, ४, १, २; १६; ६, १, १, १, ७;
 १, १, ३; ७, २, २, ३; १०; ३, ४;
 ३, १, ३; ६; ४, १, ४, १; ४, २; ५,
 १, ३; ८, २, २, ४; ४, १, ५; ९, १,
 १, ८; ९; २, २, ३; ३, ३०; ३, १;
 ४०; १२, ७, ३, १, २; ८, १, ४; ३,
 १, २; २, ३; ९, २, ५; ९; १४, १, २,
 ४; ९; १, ९; ३, ९; १, १; १, ५; २, २,
 ५, ३; ६, २, ३; का. १, १, १, ४; ५;
 ३, २, १, ०; ४, ७; ४, १, २, १; २
 २, १, २; तै. २, ६, १, ३; ४, ६;
 ६, ५; ३, २, ८, १; तैआ. ४, ४, २,
 ५; ५, २, ४; तां. ४, ९, १, ७; ६, ८,
 ७; जै. ३; ४०; १, २, ७; १, ७, ४;
 जैउ १, ७, २, ३; प. १, ५; ६; ६;
 गो. १, १, १, ४; ३, ३; २, ५, ७;
 -सै: शां. २, १; २, ७, ३; -सौ
 शा. ५, २, ४, ४.

रस-वन्त-नः शा. १४, ७, ३,
 १, ३.

रस-तम-मः शा. ९, १, २, ३, ६.

रसन्तम् (←रस-तम)-मः शा.
 ९, १, २, ३, ६.

रस-वन्त(मतुप्)-वन्त शा. ४, ३,
 ३, १, ९, ५, १, ७; तां. ५, ७, ३; १, १,
 ५, १; १०, ३; १, २, ६, ३; १, ३, ५,
 १; १, ४, ५, १; १, १, १; १, ५, १, १,
 १; -वता जै. १, १, ३; -वती शा.

४, ३, ३, १, ९; ५, १, ७; -वन्तम् शा.
 ३, ९, २, २; ४, ५; -वन्ति शा. ३,
 ९, २, ३; -वान् तै. ३, १०, १, ४.

रसवती-ती: शा. ५, ३, ४, ३;
 २, ७; ६, ४, ३, २; -तीभिः शा.
 १, २, २, २; ५, ३, ४, २, ७; का. २,
 २, १, २; -तीम् शा. १, २, ५, १, १;
 का. २, २, ३, १०; -त्यः शा. १,
 २, २, २; का. २, २, १, २; -त्ये
 शा. ४, ३, २, १, २; -त्यौ शा. १,
 ९, १, ७; ३, ६, १, २, १; ८, २, १, ६.

रसिन्-सिनः ऐ. ४, २, ९; ५, ६;
 १, ६; ७, ३, ३; ८, २, ०; ऐआ. ५, २, ४;
 शा. १, २, ८, १, ५; तै. १, ४, २, ३;
 २, ६, ३, २.

रसयित्-त्तुः शा. १, ४, ७, १, २, ५;
 ३, १, ८.

रहस्य-हसिऽह्व जैउ. २, ५, १, ५.

रहस्य-स्ये सा. २, १, ५; -स्येन
 सा. २, ३, १; ६, १, ०; ३, ५, १;
 ६, ७; १, १.

रहस्यु-स्युः तां. १, ४, ७; जै.
 १, ९, ३; -स्युम् जै. १, ९, ३; -स्यो
 जै. १, ९, ३.

√रा, राते तै. १, ७, २, १; रासि शां.
 २, ६, १, १; ररिम शा. ९, ५, २, ९;
 तै. २, ७, १, ३, १; रास्व ऐ. २,
 ४, ०; ४, १; शा. ३, २, २, २, ५;
 रास्य शा. १, १, ४, ३, १, ९; तै. २,
 ४, ८, ३; ५, ८, ७; अरासत ऐ. ७,
 १, ७.

राण-गद्र.

राका-का ऐ. ३, ३, ७; ४, ७; ४, ८;
 ७, १, १; तै. १, ७, २, १; प. ४,
 ६; गो. २, १, १, ०; -काम् ऐ.
 ३, ३, ७; शां. १, ६, ७; मं. १, ५,
 ३; -कायाम् प. ४, ६; -कायै
 ऐ. ३, ४, ७; शा. ९, ५, १, ३, ८;
 -०के मं. १, ५, ४; २, ६, २.

रात-राति-, रात्रि-अद्र.

राक्ष(स→)सी(←रक्षस्)-सी,
 -सीम् ऐ. २, ७.

राक्षोघ्न(←रक्षोहन्)-म् शा. ३,
 ४, १, १, ६; आ. १, ८, ०; १, ५; १, ०, ४;
 १, ०, ६; १, १, ४; जैआ. १, ९, ६;
 १, ०, ३; १, ०, ६; १, १, ४; २, ४, ६;
 -म्नाः, -म्नाम् शा. ७, ४, १, ३, ३;
 -म्ने आ. १, २, ०; ४, ६, ५; जैआ.
 १, ४, ६, ५.

राक्षोघ्नी-घ्नी: शां. ८, ४; -घ्न्यः
 ऐ. १, १, ६; १, ९.

√राज्, राजति ऐ. १, ५; ऐआ. २, ३,

७; सा. २, ६, ७; राजतः तै. २,
 ८, ९, १.

राज्-राट्, ह् शा. ५, २, १, २, ५; ८,
 ३, ४, ६; ८; १, ०; २, ३, ३, १, ०; १, १;
 तै. २, ७, ७, २; ९, २; ३, ५, १, २, १;
 ८, ३, ६; १, १, २; तां. १, २, १, १.

राजत्-जन्तम् शा. २, ३, ४, २, ९;
 का. १, ४, १, २, २; तै. ३, ६,
 १, ०, ४.

राजन्-०जन् ऐ. ७, २, ७; २, ८; ३, ०;
 शा. ३, ८, ५, १, ०; ९, ३, ६; १, ०, ६,
 १, ४-९; १, ४, ५, १, १, ५; तै. १,
 ७, १, ०, २; ३; २, ४, ७, ८; ७, ७,
 ५; ३, १, १, ३; ६, ६, १, ०, ५; ७, १, ३,
 १; ३; ४; -०जन् तै. २, ४, ८, ३;
 ८, ३, २; तैआ. ६, ३, १; ५, ३; तां.
 ५, २, ६; ६, ९, ९; १, ४, १, १, २;
 जैउ. १, १, २, ४, ५; ४, १, १, ८; ६,
 २, ३-६; ३, २; -जनि ऐ. १,
 १, ३; १, ५; २, ७; ३, ०; ६, ३; ८, २, ६;
 तै. २, ४, ६, ४; ३, ६, १, ०, ५;
 तैआ. ६, ५, ३; जै. १, १, ७; १, ४, ४;
 सा. २, ७, १, ३; -जभिः शां. २, ६,
 १, ३; शा. १, ३, ४, ३, ३; -जभ्यः
 जै. १, ८, ०; -जा ऐ. १, ८; १, ३;
 १, ५; २, ६; २, ७; २, ९; ३, ०; ३, २, ५;
 ३, ८; ४, ०; ४, ७; ५, ८; ६, १; ३;
 ७, १, ३; १, ८; ३, १; ८, ८; १, ४; २, ३;
 २, ४; २, ६; २, ७; ऐआ. ५, २, ४;
 ३, २; शां. ४, ४; १, २; ७, १, ०; ९,
 ६; १, २, ५; २, ३, ३; शांआ. ४,
 ९; ६, १, ५; १, २, ६; शा. १, ३, २,
 ६; १, ४; ६, ३, ३; ४, ५; १, ४; १, ५;
 २, २, ३, १; ३, २, १, २; ४, १, ६;
 १, ०; १, २; २, ७; ४, १, ५; ३, ३, १,
 १, ४; ३, १; ३; ४, २, २, ५; ४, ५,
 ४; ५, १, १, १, २; १, ३; २, २, ७; ३,
 १, १, २; ३, १, २; ५, ४; ४, २, ३;
 ४, ५; ७; १, ५; १, ६; ५, ४, ४; ९, ३,
 ४, ५; ८; ९; ४, १, १; १, ३; ३, १, २;
 १, ६; ४, ८; १, ०, ४, २, १; १, १, १,

३,३;४,४;२,५,३; ४,३,९; १२,
 ६,१,१; ७,१,६; ८;३, ४; ८,१,
 ३;५;३,७; १०; ९,३,३; १३,१,
 ५,४;२,२,१,५;७; ८;९,८; ११,
 २;४,३,३;६-१४; ५,४, ४-७;
 ९;१२;१५;१६; १४,१,३, १२;
 ४,१,२६;२,२३; ५,१,२;३; ५,
 १५;७,१,४१;९,१,१२; ३,१०;
 का. १,२,३,१; ३,३,७; ४,९;४,
 २,३;५;७; तै. १,४,२,४; ७,६;
 ८,६; १०,६;७; ६,१,११; ७,३,
 ७;४,२;६,७; ८,३;१०,५; ८,
 ८,१;२,२,५,२; ४,२,८; ३,११;
 ७,७;८;५,७,३;६,२,१; ४,६;५,
 ४;६;७, १५,२; १६,४; ८,३,७;
 ४,३;५;८; ७,५;९,३; ८; ३,१,
 १,२;८;२,७;११; ५,६,१;१२,
 २;७,७,६;७;९,७,१४,२;८,५,
 १; २; ३; ४; ९,७,२; १०,१;
 १४, ३;१७, १; तैआ. १, ५,१;
 ३,१०,१;४; ११, ६; ४, ३६,१;
 ५,४,९; ६,५, २; १०,१, १३;
 १५; तां. २,७,५;१०,४; १२,१,
 ७;१०,४;१८,५,६; ८,७; ९,२१;
 १२,१,२; १७,४;६; २१, ५,२;
 १२,२;२४,१८,२; २५,१०,१७;
 जै. ४७; ८२; ८६; ८७; ९३;
 ११५;१२४;१२८;१३५; १८४;
 १४७;१५१;१७८;१८८; १९८;
 जैउ. १, १२,४,४; ३,५, २,२; ३,
 ६,१,१; ७,३,२; ४,५,१,२; ६,
 १,१;२; प. ३, १२; ५, ७; मं.
 १,१,१०; ७,९;२,१,६; सा. १,
 ४, १६; ३,६,१; गो. १, ५, ८;
 -जान: ऐ. ८, १४; २८; ऐआ
 ५,१,१; श. ३, ३,४,१४; ५,५,
 २,५; ९,३,४,५; ४,१,१; १३;
 ३,१२;४,८; १०,४,१,१०; १३,
 ४,२,१७; तै. २, ७, ८, २; तां.
 ६, ३, १५; जै. १५; २०५;
 -जानम् ऐ. १, १२; १४; १५;

२६;२७;३०;३,२५;२६;४०;
 ६,१;७,१४;१५; १६; २३;२४;
 ३२; ३३; ८,७; १२; १७; २०;
 २४;२५; शां. ४,४; ७,१०; ९,
 ५;६; २७, ६; श. १, १,४,७;
 २,३,२;७,१,१३; १६; २,२,२,
 १;३,२,२; ३,३,२,५;९; ३,१;
 ९;१०;१४;१५; ४,३,११; ६,२,
 १४;३,४; १७; ९,३,२; २६;४,
 १,४,६;२,३,४; ३,४,१; ५,१९;
 ४,४,११; ५,१,२; ६,८,७; १२;
 १७; ५,१,२,१४; २,२,५;८; ४,
 २, ७;४, १५; ५,१५; ७,३,१,
 १-४; ९,३,३,११; ४,४,८; ५,
 १,२१;११,१,२,१; १२,६,१,५;
 ८,१,३;५; १४, ४,१,२६; ७,१,
 ४३;४४;९,१,१९; का. १, २,२,
 १; तै. १,४,२,३; ७,६; १०,६;
 २, २,८,५; ३,१०, १;२; ६,३,
 २;११,८;१४,६;७,१५,३; १८,
 २; ८,६,९; ३,१२, ३,४; ९,५;
 तैआ. १,७,२;३,११,४; ६,१,१;
 तां. २,७,५;१०,४;१,२,७; १८,
 ५,५;१२,१,२; २४,१८,२; जै.
 ८६;९३;१३३;१५३; १८८; प.
 १,१;७; ५,१;९; ११; सा. १,७,
 १०;८,१४; २,३,२;५,६; ३,५,
 १; ६, १; गो. १, १,७; -जानौ
 गो. २,४,१५; -ज्ञ: ऐ. १,१३;
 २४;२६;२,२५; ३,३७; ७,२३;
 ३२; ८, २३; २४; शांआ. ४,८;
 श. १,१,३,७; ७,१,१; ३,३,४,
 १०;१४;४,१,७;९,४,१५; १६;
 ४,१,३,४;८; १०;११; २,१,११;
 ५,१,१,१२; १३,२,२,२;१८;
 का. २,१,३,५; तै. १, १,४, ८;
 २,७,१७,२; तैआ. १,९,६; २७,
 २; जै. १५२;१७१; १८०; जैउ
 १,१, ४,५; प. १,६; सा. १,७,
 १; गो. १,२,१०; २,२,५;९; ६,
 १२; -ज्ञा ऐ. १, १४; शां. ७,

१०; २७,६; श. २, ६,४,२-
 ४;५-७; ४,४,५,२२; ५, ४,५,
 २;१८; १४,४,२,२६; का. १,६,
 ४,३;४;५; ६-८; तै. १,६,२,
 ६;७;८,१,२; तां. १, ५,१७; जै.
 १८०; प. ३,१२; -ज्ञाम् ऐ. ८,
 ७;१५;१९; श. ५,४,२,२;१३,
 ३,३,१०; तै. १,७,३,८; ३,८,
 २१, ४; ९,४, ३; मं. २, ५,९;
 -ज्ञि श. १३,५,४,१८; -ज्ञे ऐ.
 १,२९;४,७;७,१६; १८;८, २८;
 शां. १८,१; श. ३, ३, ४, २६;
 ३१; ४,१,२; ५,५,१,६; ११,२,
 ६,१४; तै. ३,८, १८,३; ९,१६,
 १;१०, ७,१; तैआ. ६,५,१; तां.
 २१, १,१; ३; जै. १४९; जैउ.
 ३,७,३,२.
 राज्ञी-ज्ञी ऐ. ५,२,३; शां.२७,
 ४; श. ८,३,१,१४; ६, १, ५;
 का. १,१,४,२६; तै. १, ४,६,६;
 २,२,६,२; ३,१०,६,१; ११, ३,
 १; जै. १६८; मं. १,१,३.
 राज-राजन
 राज-कवृ-तार: ऐ. ८,१७.
 राज-कुल-लम् प. ५, ८; -ले
 जैउ. ३,५,९,४.
 राजकुल-विवाद-द: प. ५,३.
 राज-कृत्-कृत: श. ३,४,१,७;
 ८; १३,२,२,१८.
 राजन्वत्(मत्तुप्)-न्वत् तां.१०,
 ६, ४; -न्वान् सा. २, ७,१३.
 राज-पति-ति: श. ११, ४, ३,
 ९; तै. २,५,७,३.
 राज-पितृ-तरम् ऐ. ८, १२;
 १७.
 राज-पुत्र-त्र ऐ. ७,१७; -त्र:
 तै. ३, ८, ५, १; तां. १९,
 १,४; -त्रा: श. १३, १,६,२;४,
 २, ५; तै. ३, ८, ९, ३; -त्रेण
 ऐआ. ५, १, ५; -त्रै: तै. ३, ८,
 ५,१.

राज-पुत्री- -व्यः श. १३, ५, २, ५-
 राज-भ्रातृ- -त्तरः ऐ. १, १३;
 -तरम् श. ५, ४, ४, १६; -ता श. ५, ४, ४, १७; तां. १९, १, ४; -त्रे श. ५, ४, ४, १६.
 राज-मात्र- -म् शां. २७, ६.
 राज-मुख- -म् तै. ३, ८, २३, १.
 राज-वत्(मत्तुप्)- -वत् श. २३, १.
 राज-वळ(ड)वा- -वानाम्, -वासु जै. १७१.
 राज-सामन्- -मानि तां. १८, १०, ७.
 राज-सू- -स्वः श. ५, ३, ४, ३; ५, १८.
 राज-सूय- -यः श. ६, ६, १, १; १०, १, ५, ३; तै. २, ७, ६, १; तां. १९, १३, १; गो. १, ५, ७; -यम् ऐ. ७, १५; श. ५, १, १, १२; ३, ४, १२; ४, ३, २; २१; तै. २, ७, ४, १; ५, २; १५, २; -यस्य श. ९, ३, ४, ७; ८; -यात् गो. १, ५, ७; -याय तै. १, ७, ६, ४; -ये श. ४, ६, १, १५; १४, २, २, ४७; ४, २, २३; -येन श. ५, १, १, १२; १३; २, ३, ९; १०; ३, १, १०; ४, १, १; २, ५, ४, २३; ५, ३, ७; ४, १४; ५, १०; ११; ९, ३, ४, ७; ८; तै. १, ७, ७, ५; ८, १०, १; तां. १८, १०, १०; ११, १-३; ५; गो. १, ५, ८.
 राजसूय-याजिन- -जिनः श. ५, ५, २, ५; ५, ९; ११; -जी श. ५, ५, १, २; ४, १४.
 राज-स्तम्बायन- -नः श. १०, ६, ५, ९; -नस्य जै. १५१; -नात् श. १०, ६, ५, ९; -नाय श. १०, ४, २, १.
 राजा(-जन्डा-)-भिराज- -जाय

तैवा. १, ३१, ६.
 राजा(-जन्डा-)-नुचर्य- -येण जै. १३०.
 राजा(-जन्डा-)-सन्दी- -न्दी जै. ११७; -न्दीम् श. ३, ३, ४, २६; -न्धाम् जै. ११७; -न्धै श. १४, १, ३, ८.
 राजो(-जन्डा-)-पजीविन्- -विनम् सा. २, ५, ६.
 राजन(←रजन)- -नम् ऐआ. २, ३, ४; शांआ. २, १; आ. २, १८, ९; -नाय एआ. ५, १, २; -नेन ऐआ. ५, १, ६.
 राजन-रौहिण- -णाभ्याम् सा. १, ४, ७.
 राजनरौहिणक- -के सा. २, १, ६; आ. २, १८, ९; जैआ. २, ६, ९.
 राजन-स्तोत्रिय- -येण ऐआ. ५, १, ५.
 राजनि- -निः तैआ. ५, ४, १२; तां. १४, ३, १७; २३, १६, ११; जै. १४.
 राजन्या- -न्यः ऐ. १, २८; ७, १९; २०; २३; ३१; ८, २; ३; ४; ६; ८; श. ३, १, १, ९; ५, १, १, ११; ५, ३; ५; ९; १२; १३; १४; २८; ३, ५, १३; २८; ४, १, १६; ३, ५, ५, ४, ९; १३, १, ५, ३; ५; ६; ९, २; ७; ३, ७, ९; ४, ३, ५; ४, १; ६, २, १०; तै. १, १, २, ७; ९, ६; ७, २, ६; ८, ७; ८, ८, २; ३, ८, १३, १; २३, २; ३; ९, १४, २; ३; ४; १९, ३; तैआ. ३, १२, ५; तां. ६, १, ८; १०, ९; १५, ३, २५; ४, ८; १८, ८, १४; १९, १२, ३; ८; जै. ८; ३; ६; ८; १००; १३३; १३७; १५०; जैठ. १, १, ४, २; वं. २; -न्यम् श. ३, २, १, ४०; १२, ८, १, ६; १३,

६, २, १०; का. १, ४, १, ५; तै. १, ७, ९, ३; ३, ४, १, १; तां. १९, १२, ३; १६, ३; जै. ८; ३७; १००; -न्यस्य ऐ. १, २८; ३, ४८; श. ५, १, १, ११; ५, २८; ३, ५, ३०; ४, १, १७; १३, १, ५, ६; का. २, १, ३. १६; तै. १, १, २, ७; ४, ८; ९, ६; ३, २, ३; ७, ३, ३; ३, ९, १४, ४; तैआ. २, ८, १; ५, ३, ८; तां. ६, १, ८; १०; जै. १३९; -न्याः श. १३, ४, २, ५; १७; ५, २, ६; -न्यात् श. ५, ४, ३, ३; वं. २; -न्यानाम् तां. १९, १२, ८; -न्याय तां. ६, १०, ९; १३, ४, १८; -न्ये श. १३, १, ९, ७; तै. २, ७, ७, १; ३, ८, १३, १; तैआ. ४, ११, १; जै. १३३; -न्येन श. ३, १, १, १०; -न्यौ श. १३, १, ५, ३.
 राजन्य-का(म्य→)न्या- -न्या जै. १००.
 राजन्य-जीविका- -कायाम् सा. १, ७, १३.
 राजन्य-बन्धु- -न्धवः श. १, २, ४, २; १०, ५, २, १०; का. १, १, २, ११; २, २, २, १; -न्धवे जै. १२५; -न्धुः श. ८, १, ४, १०; ११, ६, २, ५; १४, ९, १, ५; जै. १५१; १५२; २०४; -न्धोः श. १, १, ४, १२; जै. १२५.
 राजन्य(-न्यडा-)-र्षि- -र्षिः तां. १२, १२, ६,
 राजन्य-वैश्य- -शयौ सा. १, ७, ५.
 राज्य- -ज्यः तै. १, ४, २, ४; -ज्यम् ऐ. ७, २३; ८, १४; १५; १९; शांआ. १, ७; श. २, २, ३, १; ४, ४, ६; ५, १, १, १३; २, १, २५; ४, ३, १५-१८; ९, ३, ३, ११; ४, ५; ८; ४, १, १; १३;

†C.यद् राजनस्थापत्यमाह तच्चिन्त्यम् । †राजन्+यत् पा. ४, १, १३७; ६, ४, १६८ द्र. । †यद् पा. ५, १, १२८ द्र. ।

३, १२, ४, ८; ११, ४, ३, ३; ९^३;
 १२, ७, २, ८; १५; का. १, २, ३,
 १^३; तै. १, ४, २, ४; ६, १, ५^३; ७,
 ४, २; ३; २, ५, ७, ३; १५, २; ३,
 १, ४, ३^३; ५, १४^३; ८, ५, १;
 तां. ११, ३, ९^३; १२, १०, ५^३;
 १३, ९, २३^३; १९, १, २; २१, ५,
 ३; जै. ७८; ८८^३; १४५^३; १८८^३;
 -ज्यम्ऽइव श. २, ४, ४, ६; का.
 १, ३, ४, ४^३; -ज्यात् शांभा. १,
 ७; श. १२, ९, ३, १, ३; १४, १, २,
 १२; -ज्यानाम्, -ज्यानि श. १३,
 ४, ३, १५; -ज्याय ऐ. ८, ६^३; १२;
 १३; १४^३; १७; १८; १९; शां. ७,
 १०; शांभा. १, ७; श. ३, ३, २,
 ६^३; ४, १, ७; ९, ३, ६; ५, १, १, १२;
 ३, ३, १२; ४, २, ३; ४, ५; ८, ६,
 २, १; तै. १, ४, २, ४; ३, १, ४, ३;
 ५, १४; तां. १, २, ९; १५, ३, ३०^३;
 जै. ११७; १८८^३; -ज्ये ऐ. ८, ११;
 तां. १९, १, २; २६, ५, २; -ज्येन
 ऐ. ७, २३; श. १३, २, ११, २;
 तै. ३, ८, ५, १०; ९, १०, १.

राज्य-काम-मः श. २, २, ३, १;
 का. १, २, ३, १.

राजत(←रजत)-न्तानि सा. ३, १, १२.

राजती-म् सा. २, ५, ३.

राजि-जयः श. १४, ५, २, ३.

राजीवा-वाः तां. २१, १४, ८.

राज्जुदाल(←रज्जु-दाल)-लः श.

१३, ४, ४, ५; तै. ३, ८, १९, १;

-लम् तै. ३, ८, २०, १.

रात(√रा)-

रात-तम-मा ऐ. ६, १८.

रात-मनस्-मनसः श. १, १, २,

१२; ३, ७, ३, ४; ५; ४, ३, ४, १४^३;

का. २, १, २, ११; -नाः श. ३,

६, ४, ७^३; ७, ३, ६; ४, ३, ४, २०;

-नीभिः का. २, १, ३, ४.

रात-हृद्य-हृद्यः तै. २, ८, ५, २.

राति-तयः श. १४, २, २, २६;
 तैवा. ४, ७, ५; -तये तै. २, ८,
 ४, ३; -ति आ. जैवा. १, ४५३;
 -तिः श. ४, ४, ४, ९; तै. २,
 ६, ९, १; ३, ५, ७, ४; तैवा. १,
 २, ४; १०, २; ४, ५, ७; -तिभिः
 जै. २०४; -तिम् ऐ. ४, २०; ८,
 ८; श. ७, ३, १, ३३^३; तै.
 २, ८, ४, ४; जै. १२७; -तेः श. १४,
 ६, ९, ३४; -तौ श. १, ५, १, १७.
 राति-षाच्(√सच्)-षाचः तै.
 २, ७, १२, ६; ८, ६, ४.

रात्रि, त्री-त्रयः ऐ. १, १३; ३, ४१;
 ऐवा. ३, २, २; शांभा. ८, २; श.
 १, ३, ५, ८; ९, १, १, ४३; १०, ४,
 २, २३; २४; ३, १३; ५, ४, १०^३;
 ११, १, २, १०; ७, ४^३; ८, ४, ५;
 १२, ३, २, ३; १४, ४, ३, २२; तै.
 १, १, ६, ७; ९, १०; ३, ३, ७, १, ९,
 ११, २; १०, ९, ७; १०, १; तां. ४,
 २, ७; ८; ९, ३, ६; १०, ३, ९; ११;
 १६, ६, १०; २३, १, २; २, ४;
 ३, २; ७; ५, ४; ७, २; ९, ५; ११, ५;
 १४, ६; ७; १८, ३; ४; १९, ११;
 २०, ४; २२, ७; २३, ३^३; २४, १;
 २५, ४; २४, ३, ३; ४, ३; ५, २; ६;
 ३; ८, २; ९, ३; १०, २; गो. १, ५,
 ५; २३; -न्त्रि मं. २, २, १८;
 -न्त्रिः ऐ. ४, ५; ६^३; १०; ५,
 २९; ऐवा. २, १, ५; शां. २, १;
 ७; ९; १०, ३; १७, ६; १; ३०, ११^३;
 श. १, ५, १, २२; ६, ३, २४; ७, २,
 २६; २, १, ३, १; ३, १, ३; ४, २२;
 ३, ४, ४, १५; ४, २, ५, १४; ३, १,
 १०; ११; ६, ३, ३; ६, २, २,
 १८; ७, ४, १२; १३^३; ८, ५, २,
 ५; ९, २, ३, ३०; १०, २, ६, ९;
 १६; ६, ४, १; ११, २, ४, ४^३;
 १२, ४, ४, ७; १३, १, ४, ३; ५,
 ५; २, १, ६; ५, ३, १०; ४, ९; १०;

२०; ८, ३, २; १४, २, १, १; २, ४१;
 ९, १, १४; का. १, १, ३, १; ४, ८;
 ३, १, १; ४, १, १७; तै. १, १, २,
 ८^३; ४, २; ५, ३, ४; १०, ७; ७, १०,
 १; २, १, २, ७; २, ६, ४; ३, ७, ७, ८;
 ८, १६, ४; ९, ५, ३; १४, ३; तैवा.
 १, १०, ५; १४, ४; ३, ९, २; ४, १०,
 ४; ४२, १; ५, ७, १२; १०, १, १३;
 २५, १; तां. ४, १, ५; ६; ९, १, ७;
 २३-२५; २, ४; १६, १, १; २०, १,
 १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७,
 १; ८, १; ९, १; ११, २; १४, १; २६,
 ६, १; ७, १; ८, १; ६; ९, १; १०, ४;
 ११, १; १३, १; २५, १०, १०; जै.
 १; २; ७९; ८०; ८४; १३२; १५२^३;
 जैड. ३, १, १, ८; ४, ८, २, २^३;
 मं. १, ५, १५; २, ५, १३; सा. ३,
 ८, ५^३; गो. १, १, ३३^३; २, ५, १;
 ३^३; -न्त्रिऽइव ऐवा. ५, १, १;
 -न्त्रिऽ-न्त्रिः शां. २, ८; -न्त्रिभिः
 श. २, २, ३, १३; १४, ४, ३, २२;
 का. १, २, ३, १२; ६, ३, ८^३; -न्त्रिम्
 ऐ. ३, ४४; शां. १०, ३; श. १, १,
 १, ११; ६, ४, २; ५^३; १३; १५; १७;
 १८; ७, १, १०^३; २, ३, ४, २^३;
 ४, ४, १८; १९; ५, ३, १६; ३, २,
 २, ४; २६; ५, १, ३६; २, १८; ७, २,
 ४; ४, १, २, १४^३; ३, १, १०; १३;
 ५, १०, ८^३; ७, १, ३, २; ६, २, २,
 १६; ७, ४, ७; ९, २, २, ३; ७; १०,
 ४, २, २७; ३०; ११, १, ३, ३; ५,
 ३; ६, ११; ८, ४; २, ५, ३; ३, २, १^३;
 ५, १, ११^३; ५, ६; १२, ८, २, ८; ९;
 १०; ११; १३, ८, १, ३; १४, ४, ३,
 २२^३; ९, १, १९; का. १, १, ४, १;
 २; ३^३; ६; ३, ३, ७; ४, ११; १२; ४,
 १, १^३; २, ९; ५, २, १६; २, १, १, ६;
 ९; तै. १, १, ९, ९; २, १, २, ७; ५, २;
 २, ६, ४^३; ३, ८, १, २; ९, ५, ३; ११,
 ८, ३; ८; तां. १, ९, ८; ५, ९, २;

† एकत्र 'य' इति मुपा. स्वरः ।

९, १, १; ७; १०; २, १; ७, ११; १८,
 ६, २४; जै. १, २; ६३; ७३; ७४;
 ११६; ११७; १३२; १५२; १६८;
 १७६; जैड. १, ११, १, ३; ६; १७,
 २, ३; ५; ३, १, १, ९; प. ४, ६;
 सा. १, ५, ८; ३, ७, १०; ८, २; गो.
 २, ४, १०; ५, १; ५, ५; -त्रिया
 तै. १, ५, ९, ६; ७; २, १, ५, ३;
 ७, १४, १; तैआ. ४, १०, ४; ५, ७,
 १२; ८, १०; १०, २५, १; -त्रिया:
 तै. २, ८, ९, ४; -त्रियै तै. १, ६, ९,
 ४; ३, १, ६, २; ४, १७, १; तैआ. ४,
 १०, ४; ५, ८, १०; -त्री श. ११,
 १, ७, ३; ४; तै. २, ४, ६, १०;
 ८, ७, २; तैआ. १, ८, १; १०, ७;
 जै. १३२; -त्री: ऐ. ४, २४; ५,
 ३०; ऐआ. २, २, ४; श. १, ३, ५,
 ८; २, ६, ३. ११; ९, १, १, ४३३३,
 ३, १८; १०, ४, ३, १२; ११, १, २,
 १०; ५, १, १०; १२, ७, ३, ६; १४,
 १, १, २८; तै. १, ८, ५, ५; २, १,
 १, ३; ३, ११, ८, २; ३; तैआ. २,
 ८, १; तां. २१, ३, ४; जै. १६०;
 सा. १, २, २; -त्रीगाम् श. १०, २,
 ६, १७; ४, ३, १३; -त्रीभि: तां.
 २३, २८, ७; -त्रीम् ऐ. ३, ४४;
 ४, ५; ६; ५, २४; ८, १५; शां.
 १७, ९; सं. २, २, १७; गो. १, २,
 ६; २, ४, १०; ५, १; -त्रीम्-त्रीम्
 श. ६, ६, ४, १; -त्रीपु तै. १, १,
 ६, ७; गो. १, २, १५; -त्रै: ऐ. १,
 २३; ३, ४१; ४४; ४, ५; शां. ८,
 ८; १७, ९; श. २, ३, १, ६; ४,
 २३; ३, २, २, २७; ५, १, ३, २; ७,
 १, २, ११; १०, ४, २, १८; १२, १,
 ४, १; ३; ४, ७; १४, ९, १, १९;
 तै. १, ५, ९, ६; ७; ३, १०, ९, ७;
 तैआ. १, १०, ५; तां. ८, ८, २५;
 ९, १, १; २; १०; १५; २७; २, १;
 २०; ४, १; ७, ११; १२; जै. ७४;
 आ. २, १७, ५; सा. ३, ८, ५; गो.

१, ५, ३; २, ४, १०; ५, १; -त्री
 ऐआ. ५, ३, ३; शां. ३०, ११; श.
 २, ३, ४, २; ४, १, २, १३; १२, ७,
 ३, ३; १३, ५, ३, ७; १४, १, १, ३३;
 का. १, ४, १, १; तैआ. १, १०, ७;
 प. ५, ८; सा. १, २, ४; ५, १५; ३, ४,
 ४; ६-९; ७, ९; ८, ३; ५; गो. १,
 ३, ११; १२; -त्र्या ऐ. ५, २६; २८;
 शां. २५, १४; श. २, ३, १, ११;
 ३७; ४, ९; ३, २, २, २६; ५, ५, ३,
 ३; ६, ६, ४, १; २; ७, ३, २, १९;
 का. १, ३, १, ६; २६; ४, १, ७;
 १७; तै. ३, १०, ४, ३; तां. १७,
 १४, १; २०, १, ३; २, ५; ३, २;
 ६, १; ८, १; -त्र्या: ऐ. २, १५;
 शां. २, ७; ८; जै. ७४; गो.
 २, २, ७; ५, १; -त्र्याम् शां. २,
 ८; ९; १७, ४; श. ६, ७, ४,
 १३; १०, २, ६, १६; ११, ५, ५,
 ७; तैआ. २, १८, १; -त्र्यै श. ६,
 ७, ३, १०; तां. १, ९, ८.
 रात्रि-छन्दस्- न्दांसि शां. ३०,
 ११.
 रात्रि-रूप- म् ऐ ४, ६; ७, १२.
 रात्रि-लोक- का: श. १०, ४, ३,
 १३.
 रात्रि-पामन् (← सामन्) - म तां.
 ९, २, २०; २०, १४, १. रात्रि-
 सामन्- अद्र.
 रात्रि-सत्र- त्रस्य शां. २५, १४.
 रात्रि-सहस्र- त्वेगड- त्वेग श.
 १०, ४, ४, ४.
 रात्रि-साच्यु- यानि श. ७, ३, २,
 १९.
 रात्रि-सामन्- मानि श. ११,
 ५, ५, ६; ७. रात्रि-पामन्- गद्र.
 रात्री-रूप- म् गो. २, ५, ५.
 रात्री-सूक्त- क्तन ऐआ. ३, २, ४.
 राधक्षित (← रथ-क्षित) - त: जै.
 १३७.
 राधन्तर (← रथन्तर) - र: ऐ. ८, १;

ऐआ. ५, २, २; शांआ. २, ५; श.
 ५, ५, २, ४; तै. १, १, ८, १; तां. १२,
 ४, १३; जै. २६; २७; -रम् ऐ.
 ४, २९; ५, १; ७; १६; २०; ऐआ.
 ५, २, ४; शां. २०, २; २४, १; ५;
 ६; २६, ८; ९; ११; १५; २८, ८;
 शांआ. २, ४; श. १, ७, २, १७;
 १३, ५, १, २; तै. १, २, २, ३; तां.
 ८, ३, ७; ४, ११; १०, २, ५; ११,
 २, ३; ४, १; ३; ५, १; ६, २; १०,
 १४; १२, २, ३-५; ८; ९; ३, २, १;
 १३, २, ७; ८; १४, ११, ४; १३;
 २२; १५, २, ५; ८; जै. २५; २७;
 २००; -रस्य ऐ. ४, १०; -रा:
 तां. ७, ९, ६; जै. २५; १०४;
 १०६; १३०; -रान् जै. १०४;
 -राय ऐआ. ५, १, २; -रै ऐ.
 ४, २९; ३०; ५, १; २; ७; ८; १७;
 २१; शां. २४, ८; तां. ४, ४,
 १०; जै. २००; -रेण ऐ. ४, ६;
 १०; गो. २, ५, ३; -रौ तां. १०,
 २, ५.
 राधन्तरी- री ऐ. ५, ३०; ८, १;
 जै. २५; १०४; -रीम् ऐ. ४,
 १०; जै. १०४.
 राधप्रौष्ट (← रथ-प्रौष्ट) - ष्टम्, -ष्टे
 जै. १९०.
 राधीतर (← रथी-तर) - र: तैआ.
 ७, ९, १.
 राधीतरी-तृत्र- त्र:, -त्रात् श.
 १४, ९, ४, ३२.
 राधेय- न्य: शांआ. ७, ७.
 राध्- ध्य: श. १३, २, ७, ५.
 √राध्, राध्नोति ऐ. १, १; २; ८; १३;
 १६; २८; २९; २, २; १७; २४;
 ३२; ३, १५; २७; २८; ४, ३; ४;
 ९; २९; ३१; ५, १; ४; ६; १२; २५;
 २६; श. १, ३, ५, १०; राध्नोति
 श. ३, १, ३, ५; ६, २, २४; जैड.
 १, १६, ३, १०; राध्यते श. ६, १,
 २, १३; राध्नुवन्ति ऐ. १, ११;

४, २५; ५, २५; तां. ५, ९, १४;
 १०, ३, ४; राध्: जै. १५६;
 रात्स्यामः ऐ. ५, २५; राधत् ऐ.
 १, २१; शां. ८, ५: राध्न्वात् श.
 ३, १, ३, ५; राध्नोत् श. १, ९, १,
 १२: राध्नुहि श. १३, १, २, ४;
 अराध्नोत् तां. १०, ३, ३; ११,
 १०, ९; अराध्नुवन् ऐ. १, १७;
 ५, २५; श. ३, ६, २, २४; तां.
 १०, ३, २, ३; राध्नुयात् ऐ. ६,
 ३६; राध्यात्म श. १३, १, २,
 ४; १४, १, २, ९; १०-१२; तै. १,
 ५, ५, २; ४: ५; ७; ३, २, २, ५; ७, ४,
 ९; ९, ७; ८, ३, १; अरात्सीत् श.
 ४, ५, ८, ११; का. २, १, १, ३; तां.
 १०, ३, २; अरात्सु: शां. १, १,
 ४; श. ४, ६, ९, १९; अरात्सु:
 तै. १, २, ६, ७; तां. ५, ९, १४;
 अरात्सम ऐ. ५, २५; श. १, ९, १,
 ४; अरात्सम श. ३, ६, २, २४;
 ८, ६, ३, १; तै. १, ५, २, ८; तां.
 ४, १, १; जै. ३७; १५६.
 राध्यते तै. ९, १०, १; राध्यताम्
 श. १, १, १, २; का. २, १, १, २;
 तै. ३, ७, ४, ७; ८; तै. ४, ४१,
 ४; मं. २, ४, ६; अराधि श. १,
 १, १, ३; अराधि श. १, १, १, ३;
 का. २, १, १, ३; तै. ४, ४१, ६;
 ९, १०, १.
 राध्यति तै. २, १, २, ९; राध-
 यानि जै. ६.
 त्रिराधयिपति का. १, ४, १, ५.
 राध्- -द्ध: श. १४, ७, १, ३२;
 -द्धम् तै. ९, १०, १; -द्धा:
 तै. २, १, ३, ६.
 राधि- -द्धि: श. ४, ९, ११; ८,
 ६, ३, २; ८; तै. १, २, ६, ७; मं.
 २, ८, ५; -द्धिम् श. ४, ६, ९,
 ११; ८, ६, ३, ४; ८; तां. १४,
 ६, ४.
 राधि-काम- -म: ऐ. १,

१, १.
 राध्न्वा तै. ३, ९, ९, १; राध्न्वाऽइव
 श. ८, ६, ३, १; ९, ५, १, ३५.
 राध- -ध: वं. २; -धात् वं. २; ३.
 राधयित्वा जै. १६१.
 राधस्- -ध: ऐ. ६, ३५; श. १०,
 २, ६, ५; तै. २, ५, ८, १२; ८, ५,
 ८; तां. १४, ६, ४; जै. १३६;
 १९९; गो. २, ६, १४; -धस:
 ऐ. ६, ३५; श. २, ३, ४, १२; ७,
 ३, १, ३३; १०, २, ६, ६; का. १,
 ४, १, १०; सा. २, ५, ३; -धसा तै.
 २, ५, ४, १; तां. ९, १०, १; -धसि
 श. ७, ३, १, ३३; -धसे ऐ. ५, १;
 २०; शां. २०, ४; तां. १५, १,
 ३; -धांसि श. ३, ७, ४, ११;
 -धोभि: तै. ३, ६, ८, १.
 राधो(-धस्-गु-)-गु(र्त-)-र्ता-
 -र्ता: श. ३, ९, ४, १६.
 राध्य- -ध्य: तै. २, ४, ३, ९; -ध्या:
 ऐ. ७, १८.
 रान्ति- -रम्
 रान्ति-मत्- -त् ऐ. १, २, १.
 राम्, मा- -म: ऐ. ७, २७; ३४; श.
 ४, ६, १, ७; तै. ५, ८, १३;
 जै. ३, ७, ३, २; ४, ९, १, १;
 -मान् जै. ४, ११, ५, १०;
 -माय जै. ३, ७, ३, २; ४, ९, १,
 १; -माम् तै. ५, ८, १३; -मे
 तै. २, ४, ४, १.
 रायः, रायस्पोपदा- रायोवाज- प्रभु.
 रै- अद्र.
 राहण(√रंह्)- -ण: तै. ४, ४,
 ११, ७.
 रावन्(√रा)- -वा श. ३, ९, ४,
 ३, ४.
 राशि- -शी सा. ३, ४, ९, १०.
 राशि-मराय- -ये आ. जै. १, ७२.
 राष्ट्र(√राज्)- -ष्ट्रम् ऐ. ७, २२;
 ३१; ३३; ३४; ८, १, ४, ९; १०;
 २४; २५; शां. १२, ४; श.

२, ४, ३, १०; ५, ३, ४, ५; -८;
 ९; १०-२०; २१; ६, १, २, २५;
 ७, ३, ७; ९, ४, १, ५; ११, २, ७,
 १७; ४, ३, ३; १४; २०; १२, ८,
 ३, ६; ९, ३, २-६; १३; १३, १, ५,
 १; ६, ३; २, २, १६; ९, १; २; ३;
 ६; ७; ८; १०, २; ४, २, १७; का.
 १, ३, २, १०; तै. १, ७, ३, १; ६;
 ५, १; ३; ४; ५; ६, १; ७, ४; ८,
 ५; ७; ९, २; ८, २, ४; ३, २; ३;
 ८, ५; २, ४, २, ८; ९; ५, २, १; २;
 ७, ४; ६, ५, ५; ७, १५, ४; ३, ८,
 ९, ४; ९, ४, ५; ६; ७, १; २; ३;
 ४; १४, १; २; ३; तां. ६, ६,
 १; ५; १०, १९; १९, १, ४; २१,
 १२, २; जै. ६८; ११७; १९६;
 -ष्ट्रम् इव ऐ. ५, ३०; -ष्ट्रस्य
 ऐ. ८, ७, २७; श. २, ४, ४, ५;
 १३, २, ९, ३-५; ७; ५, ४, २४;
 ६, २, १८; ७, १, १३; का. १, ३, ४,
 ३; तै. १, ७, ३, १; ३, ९, ७, १; २;
 मं. २, ८, ८; -ष्ट्राणि ऐ. ८, २६;
 श. ९, ४, १, १; तै. १, २, १, १३;
 -ष्ट्रात् ऐ. ६, २२; ८, १०; २३;
 २४; श. १२, ८, ३, २२; ९, ३,
 ४-६; १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९,
 ४; तै. ६, ३, २; ४, २; ९, २;
 गो. २, ६, ४; -ष्ट्राय श. १३, २,
 ९, ६; ८; तै. ३, ९, ७, ३; -ष्ट्रे ऐ.
 ७, ३१; ८, ८; २७; श. ५, २, २,
 ५; ३, ४, ९; १२, ८, ३, ६; २२; ९,
 ३, ५, ६; १३, १, ६, ३; ९, ३; २, २,
 १६; ९, ४; तै. १, ७, ६, ७; ८, ३, २;
 २, ६, ५, ६; ७, ६, ३; ३, ७, १०,
 ३; ८, ९, ४; १३, १; तां. २१, १२,
 २; जै. १९६; मं. २, २, २; ८, ६;
 ७; -ष्ट्रेण श. ११, २, ७, १७; १३,
 १, ६, ३; तै. १, ७, ६, ७; -ष्ट्रेषु तै.
 २, ५, २, १.
 राष्ट्र-गोप(√शुप्)- -प: ऐ. ८, २५;
 २७.

राष्ट्र-दा(√दा)- -दाः श. ५, ३, ४, ५; ६-८; ९-२१.
 राष्ट्र-पति- -तिः श. ११, ४, ३, १४; तै. २, ५, ७, ४.
 राष्ट्र-भूत(√भृ)- -भृत् तै. ३, ७, १२, ३; तैआ २, ४, १; -भृतः ऐ. ८, ७; श. ९, ४, १, १; २, ५.
 राष्ट्र-वर्धन(√वृध्)- -नः तै. २, ७, १५, ४.
 राष्ट्रि- -ष्ट्रिः मं. २, ८, ९.
 राष्ट्रि- -ष्ट्री ऐ. १, १९; तै. २, ४, ६, ११; गो. २, २, ६.
 राष्ट्रिन्- -ष्ट्री श. १३, १, ६, ३, २, ९, ६-८; गो. २, १, १८.
 √रास्, रास्ते श. ३, ९, ४, ४; रास्ते तै. २, ८, ६, २; रासन्ताम् श. १, ९, १, १९; तै. ३, ५, १०, ५.
 रास्भ- -भः शां. १८, १; श. ६, १, १, ११; ३, १, २८; ४, ४, ७, ८; १२; १३; -भम् श. ६, ३, १, २३; २, ३; ८; ४, ४, ३; ७, ८; -भे श. ६, ३, २, ३; ४, ४, ३; ७; -भेन शां. १८, १; श. ६, ३, २, ८; ४, ४, ८.
 रासभा(-भःअ-)- -भः तैआ. १, १०, २.
 रास्ना- -स्ना श. १, ३, १, १५; ६, २, २, २५; ५, २, १३; १७; १४, २, १, ६; ८; का. २, २, ४, १२; तै. ३, २, २, ७; तैआ. ४, २, ६; ८, १; ५, ७, १; -स्नाम् श. १, ३, १, १५; ६, ५, २, ११; १३; का. २, २, ४, १२; तै. ३, २, २, ७. तु. रक्षना-
 रास्ना- -स्नाम् श. ४, १, ५, १९.
 राहस्यव(←रहस्य)- -वाः जै. १९३.
 राहृगण(←रहृ-गण)- -णः श. १, ४, १, १०; १४; १८; ११, ४, ३, २०.

√रिष्टि √री अद्.
 √रिच्, रिणक्ति ऐ. ३, ७; गो. २, ३, ३; रिच्यत् ऐआ. २, ३, ६; शां. २७, १.
 रिच्यते ऐआ. २, ३, ६; गो. १, २, २४; रिच्यतेऽइव श. १२, ८, २, १; तैआ. २, १६, १; अरिच्यत तां. ४, १०, १; ६, १, ५; अरिच्यन्त तै. १, ५, १२, १.
 रेचयति श. ४, ५, ३, ५; ६; ११; रेचयन्ति श. ७, १, २, १५.
 रिक्त, क्ता- -क्तः ऐ. ३, ७; श. ७, १, २, ९; गो. २, ३, ३; -क्तम् ऐआ. २, ३, ६; -क्तम्ऽइव शांआ. ११, १; -क्ता श. ७, १, २, ९; -क्तम् श. ७, १, १, ४०.
 रिक्थ- -क्थयोः ऐ. ७, १८.
 रिश्चिान्- -नः तै. १, १, १०, १; तां. ९, ६, ७; ८; १५, ८, २; १६, ५, २३; -नःऽइव शां. १०, ३; १२, ८; २५, १५; श. ३, ८, १, २; ९, १, १; ४, ४, ४, ४; ५, ८, ६; ५, ५, ५, १२; १०, ४, २, २; १२, ८, २, १; -नम् श. ४, ४, ७; ८; ९; ५, ८, ६-९; ५, ५, ५, १२.
 रिष्णु(√रिष्=लिष्)- -पवः शांआ. ७, १४; तां. ४, ७, ५; श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; -ष्णुम् ऐ. ५, ४.
 रिप्त्- -म् श. १२, ८, १, ५; तै. २, ६, ३, २.
 रिप्- -म् श. ३, १, २, ११; तै. ३, ७, १२, ५; गो. १, २, ७.
 रिप्- -तर- -राः श. ९, ३, १, २४.
 रिश्चिान- √रिच् द्र.
 रिशाद्स्- -दसः श. २, ५, २, २१; का. १, ५, १, १८; -दसा

गो. २, ३, १३.
 √रिष्, रिष्यते गो. १, ५, २१; रिष्यति ऐ. १, १३; २९; ३०; ४, १७; ५, ३३; ६, ३५; ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; श. ९, ३, ४, १३; १३, ४, २, १५; रिष्यति श. १४, ४, ३, २९; ३२; तैआ. १, ११, ७; जै. ५८; रिष्यन्ते गो. १, ५, २, १; रिष्यसि श. १३, २, ७, १२; तै. ३, ७, ७, १४; रिषाय तै. २, ४, ३, १; अरिष्या श. ६, १, १, १; रिष्यत आ. १; रिष्येत् श. ६, ६, ३, ८; तै. ३, ७, ७, १४; रिष्येम् तै. २, ५, ५, ५; रिषत् तैआ. १, २, ७, २; रिषः श. ६, ६, २, ५; तै. ३, ७, ८, २; रिषम् शांआ. १२, ७; तै. ३, २, २, ५; ७, ४, १०; तैआ. ६, ७, १; मं. १, ५, ११; अरिष्याम् तां. १२, ५, २३; रिष्याम् ऐ. ४, २०; शां. २३, ८; श. ६, ६, ३, ८; मं. १, ६, २८; २, १, ५; ४, २-४; गो. १, २, २१.
 रीरिष्यत् तै. ३, १, १, ३; रीरिषः श. १३, ८, ३, ४; तै. ३, ७, ८, २; १४, ५; तैआ. ३, १५, १; २; ६, ७, ३; मं. १, १, १५; २, १, ८; रीरिष्यत श. २, ३, ३, ६; गो. १, ४, १७.
 रिष्- रिषः श. २, ५, २, ४७; ४, ४, ५, २२; १२, ९, २, ४; का. १, ५, १ ३८; तै. २, ६, ६, ३; ३, ११, ६, ४.
 रिषत्- -पतः तै. २, ४, १, ७.
 रिष्ट- -म् श. १२, ४, १, ५; ८; जै. १५७.
 रिष्टि- -ष्टिः ऐ. ७, २०; शां. ८, १; ३; ९, ५; श. १२, ४, १, ३; ४, ७; तै. २, १, ११, १; -ष्ट्या शां. १२, १॥

§ गतौ तुंदा. हिंसायां स्वादि. । ॥ रिश (√रिश्)ऽअद्स् (√अद्) । † 'रिष्यते' इति स्यात् । ‡ √क्रपञ्जनार्थस्य रूपमिति सा र्चिचिन्त्यम् । ७ 'रीपतः' इति मुपा. संहितादीर्घो द्र. । क्र. ७, १५, १३; द्र. । ॥ 'अरिष्याः' इति च 'अरिष्या' इति च पाठे भवतः । तावपि साधु स्याताम्, क्रमेण तीर्थेभ्यः प्रत्यागच्छद्भिः सामानाधिकरण्येन च क्विचि-तया च योगयोः संभवात् । यथासुद्विदेषपि 'स्वस्ति' इति क्विचि-तया 'रिष्टि-' इति च रक्षोभिर्घातस्य वाचकतया नीयेयाताम् । 'अरिष्या इष्याः' इति वदन् Kt. तु सर्वथाप्युद्योऽपार्थवादीति हेयः ।

✓रिपण्य, रिपण्यः ऐ. ५, ४; शां. २२, ५; रिपण्यत शां. २३, ७.
 ✓रिह(=लिह्), रेहि एआ. ३, १, ६; शांआ. ७, १९; रीहः एआ. ३, १, ६; रेहः शांआ. ७, १९; रिहन्ति श. ४, २, १, १०.
 रिहाण-णाः श. १, ८, ३, १४; तै. ३, ३, ९, ३. रेरिहत्, रेरिह्यमाण-अद्र.
 ✓री, रीयते श. १३, ८, ४, ३; रिणा (?) गो. २, ६, १४; रीड्वर्मा तैआ. १, १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १.
 रीयमा(ण→)णा-णाः श. ५, ४, २, ५.
 रीति- -तिः तै. २, ८, ५, २.
 रीत्याप्- -पा श. १, ९, १, ६; तै. ३, ५, १०, २.
 रीपत्- ✓रिप् गद्र.
 र्ण एआ. ५, १, ६.
 ✓रु, रुखिरे ऐ. ७, २७; रुव् ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ४; रुव् ऐ. ५, ८; शां. २३, ३; अरवन्त तै. १, ५, २, ९; तां. ७, ५, ११; स्यात् श. २, ५, ३, १८; का. १, ५, २, १७; राविष्ट ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ३. रोरवीति तै. ३, १, १, ८; तैआ. ६, ३, १; १०, १०, २; गो. १, २, १६. रवितृ- गद्र., रोचवान- अद्र.
 रुक्म- रुक्मत्, रुक्मती- ✓रुक् द्र.
 रुग्ण- ✓रुक् द्र.
 ✓रुच्, रोचते शां. १४, ४; श. ६, ५, १, ७; ७, २, ३; ११, ३, ३, ७; ५, ९, १०; १२, ४, ५, १; १३, २, ७, ९; रोचते श. ७, ५, २, १२; ११, ३, ३, ७; तैआ. ५, ५, ३; १०, ६, ३, १; रोचन्ते तै. ३, ९, ४, २; रोचसे तैआ. ४, ६, २; रुक्च तै. ३, ११, ४, २; रुक्चुः शां. २५, ७; अरोचत

शां. २६, १७; अरोचथाः श. २, ३, ४, १३; ७, १, १, २८; का. १, ४, १, ११; तै. १, २, १, १६; २, ५, ८, ८; रुचीय तैआ. ४, ६, २; रोचिषीय तैआ. ४, ६, २; ५, ५, ३. अरोचि ऐ. ७, ६.
 रोचयति ऐ. ३, ३०; तै. ३, ९, ४, २; तैआ. ५, ५, १; २; रोचयतु तैआ. ४, ६, १; २; ५, ५, १; २; रोचयस्व श. १३, २, ७, ११; रोचय तैआ. ४, ६, १; २; ५, ५, १; २; अरोचयन् तैआ. ४, १७, १; अरुक्चत् ऐ. १, २, १; शां. ८, ६; सा. २, ८, १.
 रुक्म- -क्मः श. ३, ५, १, २०; ५, ४, १, १३; ६, ७, १, १; ३; ४; ५; ८; ९; २७; २८; २, १; २; ३; ७, ४, १, १०; १७; १८; २, ५; ५, २, १२; १०, ४, १, ६; ५, २, ६; ७; २१; २२; ४, १५; १२, ८, ३, ११; तै. २, ८, ७, ३; ३, ९, २०, २; ११, ७, ३; तैआ. १, २५, १; तां. १८, ९, ९; -क्मम् श. ५, २, १, २१; ४, १, १२; ५, २, २; ६, ७, १, १; ३-५; ७, १, २, १०; ४, १, १०; ८, ७, ४, ८; तै. १, ८, २, ३; ९, १; २, २, १०, ३; तैआ. १, २५, १; -क्माः तै. २, ८, ५, ६; -क्मे श. ७, ४, १, १७; -क्मेण तै. ३, ९, २०, २; -क्मौ श. ५, ४, १, १४; १२, ८, ३, ११; तै. १, ८, ९, १; ३, ८, २, २.
 रुक्म-पाशु- -शः श. ६, ७, १, ७; २७; २८; ७, २, १, १६; -शम् श. ६, ७, ३, ८; ७, २, १, १५.
 रुक्म-गुरुप्- -पौ श. ६, १, २, ३०; १०, ४, ३, १४; ५, ५, १०.
 रुक्म-वत्(मत्तुप्)- -वत् शां. २२, १; २५, १.
 रुक्मिन्- -क्मिणम् ऐ. ८, २, १;

श. १३, ५, ४, २; -क्मी तां. १८, ३, २; जै. १३४.
 रुच्- रुक् श. ६, ३, ३, ११; ७, ४, २, २१; ५, २, १२; २, ४, २, १४; तैआ. ४, ६, २; ५, ५, ३; रुचः श. ७, ४, २, २१; ९, ४, २, १४; रुचम् ऐ. १, २१; श. ७, ४, २, २१; ९, ४, २, १२; १३; १४; तै. १, ३, ६, ८; २, २, ४, ६; ७; ३, ८, २, २; तैआ. ३, १३, २; ४, १; ६, १; २; ५, ५, ३; रुच्चा श. ६, ३, ३, ११; ७, ३, १५; तै. २, ७, ७, ६; १५, ४; ८, ४, ६; ३, ११, ४, २; तां. ६, ९, २४; २५; १२, १, १; १६, १६, ८; १८, ८, ११; रुच्चे श. ७, ५, २, १२; तै. २, ७, ३, ३.
 रुक्-मत्- -क्मत् तां. १०, ६, १.
 रुक्-मती- -तीः, -तीभिः श. ९, ४, २, १२; १३.
 रुच- -चाय तैआ. ३, १३, २.
 रुचान- -नः श. ६, ७, २, २; तै. २, ८, ७, ७; -नाः तै. २, ८, ५, ६.
 रुचित, ता- -तः शां. ८, ६; श. १४, १, ३, ३; ४, १; ३, २, २२-३०; तैआ. ४, ६, १; २; ५, ५, १; २; ३; -तम् तैआ. ५, ६, ११; -ता शां. १४, ५; -तात् तैआ. ५, ६, ११.
 रुचित-वत्(मत्तुप्)- -वत् शां. २५, १; ९.
 रुचितवती- -ती ऐ. १, २१; -तीम् शां. ८, ६.
 रुचि-रुचि- -चेः आ. १, ३६८.
 रुचि-रोचन- -म् जैआ. १, ११४; ३६८.
 रुचवान- -म् शां. २५, ९.
 रोच-रोचन-, रोचमान-, रोचित-, रोचयित्वा, रोचिस्-, रोचिष्णु-, रोचुक- अद्र.

†रिपे रूपमिति भा. M. आह तुस्तत्र रुचिरं रेपणार्थस्य ✓रोच् धातोः सद्भावात् तु तत्रैव भा. इत्यस्य पक्षान्तर-सिद्धिः । ॥ ← नित्त्वम् । छान्दसो दीर्घः भा. । रीत्याप्- इति प्राति. M. प्र. च. । पुरुष- इत्यस्य मध्यमसक्षरम् ।

√रुज्, रुजासि तै. ३, ७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२, ५; अरुजत् तै. २, ८, २, ८; रुजेत् सा. २, ३, १, रोक् श. ९, १, १, २४.

रुण्ण-म् तै. २, ५, ८, १०.

रज्जत्-जन् शांआ. १२, २; ७; -जन्तः श. १२, ४, ४, २.

रुजा-जा श. ५, ३, ५, २९.

रुजाना-नाः तै. २, ५, ४, ४.

√रुद्र, रुद्रति प. ५, ७; रुद्रन्ति तै. २, २, ९, ५; प. ५, १०; रोद्रन्ति जै. १, १०, २, ४; रोद्रिषि श. ६, १, ३, ९; रोद्रात् मं. १, १, १०; अरोदीत् श. ६, १, ३, ७; ९, १, १, ६; तै. २, २, ९, ३; अरोदीत् श. ६, १, ३, १०; तै. २, २, ९, ४; रुद्रम् शांआ. ४, ८; मं. १, ५, १३.

रोद्रयन्ति श. ११, ६, ३, ७; १४, ६, ९, ५; रोद्रयन्ति श. ११, ६, ३, ७; १४, ६, ९, ५; जै. ४, २, १, ६; रोद्रयस्व तैआ. १०, १, १५.

रुद्रत्-दन्तः तै. १, ५, १, २.

रुदती-ती मं. १, १, १३; -तीम् जै. १५१; -त्यः मं. १, १, १३.

रुद्रित्-त्म् तैआ. १, ११, ५; -त्वात् श. ९, १, १, ६; -त्ते मं. १, ३, २.

रुद्र, द्वा-द्द्रइति ऐ. ३, ३४; -न्द्र श. २, ६, २, ९; १०; १७; ९, १, १, १४; का. १, ६, २, ५; ८; तै. १, ६, १०, ५; २, ८, ६, ८; ९; ३, ७, २, ७; -न्द्र श. ५, ४, २, १०; तै. १, ७, ८, ६; ३, ११, ४, २; तैआ. ४, ५, ७; मं. २, १, ८; -द्रः शां. ३, ४; ६; ६, ७; १६, ७; १९, ४; २५, १३; श. १, ७, ३, ८; ४, ३; २, ३, २, ९; ६, २, ६; ३, २, ४, २०; ३, १, २; ५, २, ४, १३; ३, १, १०; ३, ७; ११; ४, १, २; ६, १, ३, १०; ९, १, १, १; ६; २,

३, ३, २; १२, ६, १, २९; ७, ३, २०; १३, ३, ४, ३; ४; ५; १४, २, २, ३८; ४, २, २, ३; ५, २, ३; का. १, ६, २, ३; तै. १, १, ५, ८; ६, ६; ८, ४; ४, ३, ६; ४, ७; ५, ६, ७; ६, १, २; १०, २; ४; ७, ४, १; ८, ५, ६; २, १, १, ३; ३, १; ८, ६, ९; ३, १, १, ३; ४, ४; ३, २, ५; ७, २, ६; ९, ११, ३; ४; ११, २, १; ९, ९; तैआ. १, ५, २; १०, १; १२, १; ३, २, १; ४, ११, ५; २०, २; १०, १, ५; १०, ३; १६, १; १७, १; ३१, १; ३७, १; ४६, १; तां. ७, ९, १८; १२, ४, २४; २१, १४, १३; जै. १, २, १, ७; गो. १, १, २५; -द्रम् शां. २, २; ५, ७; २१, ३; २३, ३; श. २, ६, २, ११; ३, २, ४, २०; ३, १, २; ९, १, १, ७; का. १, ६, २, ६; तै. १, १, ६, ७; ६, ८, १; १०, १; २; ३; ४; ७, १, २; ३, ६; ८, ५; ६; २, ८, ९, ७; तैआ. ३, २१, १; ५, ८, ९; तां. ७, ९, १६; सा. १, ४, १६; गो. २, १, २; २५; ३, १९; -द्रस्य श. २, ६, २, ३; १३; ६, ३, २, ७; १२, ७, ३, २०; का. १, ६, २, २; तै. १, ५, १, १; ६, १०, २; ५; ७, ८, ६; २, ३, ४, २; ८, ६, ९; ८, १२; ३, १, १, ३; २, १, ५; तैआ. १, ५, २; ५, ८, ९; आ. १, १५; २, ४, ४; ७, १; -द्वा. श. ३, ३, १, २; -न्द्राः तै. २, ७, १२, ४; -द्वाः ऐ. १, १०; २, १८; ३७; ३, २२; ४२; ६, ३५; ८, १२; १४; १७; १९; ऐआ. ५, १, ४; शां. १२, ६; २७, ३; शांआ. १, ७; श. १, ३, ४, १२; ५, १, १७; ८, ३, ८; ४, ३, ५, १; ५, ७, २; ६, १, २, ७; १०; ५, १, ७; २, ४; ४, १७; ६, ४, १२; ८, २, १, ५; ४, ३, १६; ६, १, ६; ३, ३; ९, १, १, ६; ११; १२; १३; १९; ३५-३७; ११, ६, ३,

५; ७; १२, ३, ४, १; १३, २, ६, ५; १४, १, १, १५; ४, २, २, ४; ६, ९, ३; ५; तै. १, ५, ११, ३; २, १, १०, १; २, १०, ५; ६, १९, १; ७, १५, ५; ३, २, ९, ७; ३, ९, ७; ६, २, १; ८, १८, ३; ९, ४, ७; तैआ. १, १२, ४; तां. १, २, ७; ६, २, ५; ६, ७; जै. ८८; ९९; ११७; १३३; १३६; १३९; १४१; १८८; जै. १, ४, ४, ५; ४, २, १, ६; ७; प. ४, ६; दै. १, १७; गो. १, ४, ८; ५, ११; १५; २, २, १३; ६, १४; -द्वाणाम् शां. १६, १; ३०, १; श. १, ५, १, १७; ४, ३, ५, १; २; ८, ४, २, ७; ९, १, १, १९; तै. १, ५, ११, ४; २, ५, ७, १; ३, ३, ६, १०; ८, १४, ३; १८, २; तैआ. १, १५, १; १७, १; २; ३, ९, १; ५, ८, ५; ६, १२, १; जै. १३९; जै. ४, २, १, ६; मं. २, ८, १५; दै. १, १८; गो. १, ४, ८; २, २, ९; -द्वात् श. १३, ३, ४, ३; ४; ५; तै. ३, २, १, ५; ९, ११, ३; ४; -द्वात् श. ३, ९, ४, ९; ८, २, २, ९; ९, १, १, ३४; १४, २, २, ६; तै. १, ६, १०, १; ३, ७, ४, ३; ८, १४, ४; तां. १, ९, १०; जै. १४१; गो. १, ३, १२; ४, ८; ५, १७; २, २, १; -द्वाय ऐ. ५, २७; ७, ३; श. ४, ३, ४, २५; २९; ५, ३, ३, ७; १२, ६, १, २९; १४, २, २, २८; तै. १, १, ५, ९; ६, ७; ४, ३, ६; २, १, ३, १; २, ५, २; ८, ६, ८; ३, १, ४, ४; ७, ८, १; २; ९, ७; तैआ. ३, १०, ३; ४, १०, ३; ५, ८, ९; १०, १६, १; १७, १; ४४, १; तां. १, ८, ३; ७, ९, १८; प. ५, ११; सा. १, ८, १४; -द्वासः शां. २०, ४; २३, ३; श. १३, ५, १, १२; -द्वाण शां. ३, ४; -द्वाभिः शांआ. ७, २३; -द्वाभ्यः ऐ. ३, १३; श. १,

८, ३, ८; ८, ४, २, ७; ९, १, १, ३६;
 तै. ३, ३, ९, २; ७, ४, ७; तां. १,
 ९, १०; जै. १४१^३; गो. १, ४, ७;
 -द्रेषु तै. २, १, १०, १; ३; जै.
 १३३: -द्रे: ऐ. १, २, ४; ३, ३०;
 ४, ३, १; शांआ. १२, ३; वा. ३, ४,
 २, १; ५, २, ५^३; ६, ५, १, ९^३; तै.
 २, ६, ७, २; १०, ४; ३, २, ९, ७;
 १३, १; तैआ. १, २०, १; ४, ६, १;
 ५, ५, १^३; गो. १, ५, १३^३; २,
 २, २.
 र द्वाणी-णीनाम् तैआ. १, १७,
 २^{११}.
 र द्वा-गणै-ण: तैआ. १, ३, ३.
 र द्वा-देवस्य-स्यानि ष. ७, ११.
 र द्वा-भूति-ति: -ते: वं. १.
 र द्वा-रूप-पेभ्य: तैआ. १०,
 ४५, १.
 रुद्र-वच(मनुष)-वते ऐ. २, २०.
 वा. ३, ९, ४, ९^३; १४, २, २, ६^३;
 तैआ. ४, ९, १; ५, ७, १०; तां.
 २१, १४, १३; जै. १६४; ष. ३,
 ८: -वन्तम् शां. १२, ७; -वान्
 तैआ. ५, ७, १०.
 रुद्र-वती-म् तै. ३, ७, ७, १३.
 रुद्र-वर्तनि-नी ऐआ. १, १,
 ४; तै. २, ६, ४, १.
 रुद्र-हृति(ह्रि)-तये वा. १४,
 २, २, ३८.
 रुद्र-होत्र-त्रे तैआ. ४, १०, ३;
 ५, ८, ९.
 रुद्रिय- -य ऐ. ३, ३४: -य:
 वा. १, ७, ३, २१; १२, ५, १, १६;
 -यम् वा. १, ७, ४, ९; १६; -या:
 तै. २, ७, १२, ४; -यात् वा. २,
 ६, २, २; ४^३; ९; १०; का. १, ६, २,
 १; २^३; ५; -यास: तैआ. ४, २०, २;
 -येण वा. १, ७, ३, २१; ४, १२^३;
 का. १, ६, २, ८: -येणऽइव वा.

२, ६, २, १८.
 ✓रुद्र, रोत्स्यति॥ वा. १२, ४, १, ४; ४,
 ३, ८; ५, १, १७; १४, ४, २, १९; २.
 रुन्ध्यात् तै. १, ६, ५, २; ३,
 ३, ३, १.
 रुधिर-रम् वा. १४, ६, ९, ३१:
 ष. ५, ९; -राणि ष. ५, ८;
 -रणे तैआ ४, २९, १.
 रोद्धोम्(:) अद्र.
 ✓रुप्, रुरुपाम तै. ३, ७, ५, ६.
 रुप्यात्-न्ती-न्ती तै. २,
 १, १, २.
 रुक्-दक्ष-क्षऽइव तैआ. १, ३, ४.
 रुशत्(रुश्र्)-शव तै. २, ८, ७, २;
 -शता वा. ६, ७, ३, १०^३; -शन्तम्
 तै. २, ४, ३, ६; ३, ६, १०, २.
 रुशत्-पशु-शु: ऐ. २, १८^३;
 शां. ११, ६.
 रुश्र्(त्-न्ती(रुश्र्)-न्ती: तै.
 २, ८, ८, १२^३.
 रुशमा-मा तां. २५, १३, ३^३.
 ✓रुष, रोपन्ति तै. ३, २, १, ६: ८:
 रोपाति ऐ. ४, १०^३; अरोयी:
 जैड. ३, ५, ८, २.
 रषत्-पत: जैड. ३, ५, ८, २.
 रोषत् अद्र.
 ✓रुह, रोहते तै. ३, ९, ७, ४; रोहति
 ऐ. १, ५; ४, २०^३; २१^३; ५, १०;
 ६, २५; ७, ३०; शां. २५, ७^३; ३०,
 ५; ९; वा. ५, १, ५, १; ६, ७, २,
 १३-१५; ३, ६^३; ८, ५, २, १५:
 ९, १, १, ४१^३; १२, २, २, ६;
 ८, ३, २०; १४, ६, ९, ३३;
 तै. १, ३, ७, ७; रोहति वा. २,
 १, २, ७; ५, २, १, ११; ६, ७, ३, ३;
 ४; ७, ३, १, ७: २१: ९, १, १, २२;
 ४०; का. १, १, २, ४; तै. १, १,
 २, २; ३, ४, ३; ६, १^३; ७, ४; तैआ.
 २, १४, १; तां. २, १, ३; ३, ५, २;

७, ७, ६; ७^३; ८, ३, ७; ४, ११: १८,
 ७, १०^३; ११; २१, ११, ३; गो. २,
 ५, ८^३; रोहत्: वा. १३, २, ९, ७; ५,
 २, ५; रोहन्ति शां. २५, ७; वा.
 १३, २, ७, ३; १४, २, १, २; तां.
 ४, ७, १०; १७, ४, २; २३, ३, ५;
 १९, ३; ९; रोहाम: शां. २६, १;
 रोहाव वा. ५, २, १, १०; तै. १,
 ३, ७, २; रोहाम का. १, १, २, ४;
 अरोहत् ऐ. ५, १०; वा. ७, ३,
 १, २१; अरोहत् ऐ. ७, ३०;
 वा. २, १, २, ७; का. १, १,
 २, ४; अरोहत् वा. २, १, २,
 ७; ८, ३, ४, ८; १०; १३, २, ७, १;
 तै. १, १, २, ३; रोहत् ऐ. ४, २०^३;
 २१; ६, २५^३; वा. ५, २, १, ९^३;
 रोहत् वा. ९, ३, ३, ६; रुहेयम्
 वा. ५, १, ५, २; ३; तै. १, ३, ६, १;
 रोहेयम् गो. २, ५, ८; रोहेम वा.
 २, १, २, ७; रुहेम तै. ३, २, २, ६;
 अरुहम् वा. ५, १, ५, ४; ५.
 रोहयति वा. ५, ४, १, ११.
 रुह-रह: वा. ७, २, ४, २७; तै. २,
 ५, २, २; तैआ. १, ८, ७.
 रुहत् गो. १, १, १०^३; २१; २, २, १४.
 रुहाण-णा: वा. ९, ४, ४, ३.
 रुढ-ढा: का. १, १, २, ४.
 रुद्वा तां. ४, ७, १०; १८, ७, १३;
 गो. १, ४, २०; २, ५, ८.
 रुक्षन्, रोह-, रोहत्-, रोहम-,
 रोहिणी-, रोहित- अद्र.
 ✓रुक्ष, रुक्षयति, रुक्षयन्ति वा. ४,
 ६, ७, १२.
 रुक्ष-क्ष: तां. २४, १३, २; जै.
 ६२^३; ८६; ११५; -क्षम् तां. २४,
 १३, २; -क्षा: तां. ५, ८, १; २०,
 १४, ५; -क्षाणि वा. ४, ६, ७,
 १८.
 रुक्षित-म् जै. ११३.

॥ शं. हरिस्वामि. प्रभू. तथाहुः । Egg. व रुदे स्पमित्वाह । ष दीप्स्यर्थाः । † हिंसार्थाः ।
 † अ. तु. ४, २१, ७ । 'रिशन्तीः' इति मैत्र. मुपा. । ऋ. (६, २८, ७) अनुबुध्य साधुः ।

रूढ-रूढवा / वृद्ध द्र.

रूप(√रूप) - ०० मं २. ५, ११;
 -पम् ऐ. १, १४; २९; २, १;
 १७; १८; २३; ३, ४;
 २९; ३२; ४, ४; ९; २०;
 २९; ३०; ३१; ३२; ५, २;
 ४; ५; ६; ७; ८; १०; १२;
 १३; १४; १६; १७; १८;
 १९; २०; २१; २५; ६, १०;
 ११; १२; २०; २२; २६; ७, १३;
 ३१; ८, १; २; ३; ५; ८; ऐआ. १,
 २, १; २; ३, ७; ४, २; ५, २; ३;
 २, ३, ७; ३, १, २; ३; ६; २, १; ५;
 ५, १, १; शां. १, ४; ५; ४, २; ३;
 ६; ५, ४; ८; ७, ९; ८, २; ७; ८;
 १०, १; ११, ४; १२, २; ३; ४;
 १५, २; ४; ५; १६, ३; १७, ९; १८,
 २; ४; १३; १४; १९, २; ९; २०,
 २; ४; २१, २; ३; ४; २२, १;
 २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; २३,
 १; २; ३; ४; ५; ७; ८; २४, १; २;
 ८; २५, १; २; ३; ४; ५; ६; ७;
 ८; ९; १०; ११; २६, ८; ९; १०;
 ११; १५; १६; १७; २७, २; २८,
 १०; शांवा. १, १; ४; २, १; २; ६;
 १६; १८; ५, २; ५; ७; ८; ७, ११;
 २०; ८, ७; शा. १, १, ४, २; ४, १,
 १; ५, ३, १२; ६, ३, २७; ४, १; ७,
 २, १७; ३, १६; ९, २, १४; १५;
 १६; २, २, १, १४; १५; ३, ४; ७;
 ८; १८; २७; ३, १, २, १; ३, २; ३;
 ४, ४, १०; २५; ५, १, १८; ६, ३,
 ९; ४, ५; ३, २, १, १; ३; ४, ३,
 ८; ४, १७-२०; ५, १, २०; ३,
 २०; ९, २, ९; ४, १, १, ५; ५, १९;
 २, १, ८; ३, ४, १४; ६, २, १; ९,
 १२; ५, १, ३, २; २, ३, ३; ४, १, ३;
 ३, १, १, ३; ४, १, ८; ५, १, ४; ५, २,
 ३; ४; ५, ९; ६, १, १, १, २; १, ३; २,
 ३, ६; ३, १०-१७; २, १, १; २, ३;

१५; ३, ३, २५; ४, १, ३; १२; ४,
 १७; ५, १, २; ३; ४; १०; ३, ४;
 ७; ७, १, ७; १९; २१; ३, १; ८,
 १, ४; ७, १, १, १, ५; २, ९, १, ५; १८;
 २, ४, ३०; ३, १, ३, ६; २, १; १, ६;
 ४, १, ६; २, १, ७; १८; २१; ५, १,
 ३; ५; ३, १; २, १०; ३, ५; ८, १, १, ४;
 ७; २, १; ४; ७; १, ९-२, ५; ७, १,
 ४; २, १, ६; ४, ७; ९; ९, १, १, १;
 २; २, ३, २; २, १, १, २; ४, १, ४;
 १, ५; ५, १, ४, ७; १०, १, ४, ९; ४,
 १०; १, १; १, ३; २, १, ८; १, १;
 ६, १, ७; १, ८; ४, १, ५; ८; ५, २,
 २०; १, २, ३, ३; ५; ६; ५,
 ९, १०; ७, ३, ३; ४, ४; ८, ३, ८;
 १, २, १, ४, १; ३; ४, ४, ६; ७;
 ६, १, ३, ९; ७, १, ७; २, १०; ३, २०;
 २, २; ८, १, १, ३-१, ५; २, ४; ८-
 १०; १, ३; ३, ५; ३, १, १; २०; ९, १,
 ४; १, ३, १, ५, १-५; ९, ६; २, १,
 ३; २, १, ७; १, ९; ६, ७; ७, १, १; ३,
 ६, ५; ६; ४, १, १, ५; २, २; ५, १,
 १, १; १, १, १, ३, ३; २, १, ८; २, २,
 ६; ७; ३, २, २०; ४, २, २, ३; २, ६;
 ३, १, ५-२०; ३, २; ४, १; ५, ३,
 १०; ५, ५, १, ९; ७, १, २, १; २, २; २,
 ५; का. १, २, १, ९; ३, ३; ५; ६;
 १, ४; २, ३; ३, १, १, ३; २, २; ४, ६;
 १, ४; ४, ३, १, ५; ५, २, १, ७; ६, ३,
 ७; ४, ६-८; २, १, ३, ८; तै. १,
 १, ३, १; ३; ६; ९; २, १, १; ३; ५; ३,
 ७, ८; ५, ६, ५; ६; ६, १, ४; २, ४; ८,
 ८, २; २, १, ४, ९; ५, ५; २, ७, १;
 ४, ६, ६; ६, ४, १; ५; ६; १, १, ६;
 १, ४, ४; ७, १, २; ४; ३, ३; १, ७, ३;
 ८, ७, २; ३, २, ३, ४; ५, ३; ६; ६,
 २, ९, १; १, १; ३, २, १, ४; ३, ५; ४,
 ४, ५; ६, १; २; १०, ४; ७, ३, ७; ४,
 ८; १, ३, २; ३; ८, ३, ६; ९, २; १, १, २;
 १, २, २; १, ३, २; १, ४, २-५; ६;

९, ४, ७; ६, ५; १, ४, १; ३; १, ५, ३;
 २०, १; ३; १०, ५, १; ११, ९, ९;
 १, २, ७, ५; तैआ. १, २, ४; ६, १;
 ३, १, ३, १; २; ५, ९, ८; १०, १, ३;
 तां. ४, २, १, ६; १, ८; १, ९; ४, ९; ६,
 ६; २०; ९, ३; ५, २, ८; ९; ३, ५; ४,
 ६; ५, ९; १, ७; २, १, ८; ३; ६, ९, २, ५;
 ८, ५, ६; ६, १, ४; ८, २, ४; २, ५; ९,
 १०; २, ५, ७; १०, ६, १-५; ६; ७;
 १, ८; १, ९, १; १०, १; ११, १;
 १, २, ८; ९; १, २, ३; ४, १; ३; १, १;
 ५, १; ६, २; ४; ७, ३; ९, १; ७;
 १०, १, ४; १, ५; १, २, ४, ५;
 ९; ३, ५; ६; १, ७; २, १; ४, २; २, ७;
 ५, १; ६, २; ७, २; ७; ८, ४; ९, २;
 १, ७; १, ९; १०, २, ५; १, १, २; २, ६;
 १, ३, १, ९; २, ६; ८; ३, ३; १, ३;
 २०; ५, २; ३; ६; ६, ५; ७, ७; ९,
 ३; ४; १०, २; ३; १, ७, ३; २, ३;
 १, १, २; ४; १, २, १; १, ५, ३, २; ५,
 १-३; ८, २; ९, १; १, २, ७; १, ६, ५,
 १; ६, २; १०, १, १; १, १, १०; १, ३,
 १, २; १, ६, ९; १, ८, ५, २; ३; ६, १, ७;
 ७, ६; ८, १, १; १, ३; १, ४; ९, ६; जै.
 ९, २; १, ७; १, ३; १, ३; १, ३; १, ४; ४;
 १, ५; १, ६; १, ६; १, ७; २;
 १, ८०; १, ८, २; १, ८, ४; १, ८, ८; १, ९०;
 २०, ३; जैत. १, ६, १, ६; ८, १,
 ७-९; २, २; ३; ६; ७; १, ४, ३, १;
 ३; १, ५, १, २, २, ४; ३, २, ४, ४, ६,
 २, १; ४, १; २; ३; ४, १०, २, १;
 १, १, ३, १, २; प. ४, ७; मं. २, ५,
 १, १; दै. २, २; गो. १, २, २;
 १, ९; ३, ७; १, ६; ५, ३; २, १,
 २, २; २, ६; २, २०; २, २; ३, १, १; ३,
 २०; २, ३; ४, १, ६; १, ८; ५, ८; १, ५;
 ६, २; ३; ४; ७; ८; १०; १, १; १, ३;
 १, ६; -पम्-पम् शा. १, ४, ५, ५,
 १, ९; तै. २, ६, १, २, ४; जैत. १,
 १, ४. ३. १. २. ६; ७; -पम्.

श. १२, ७, २, १३; -पयोः तां. १५, ६, १; -पा शां. २५, ८; श. ६, ७, २, ४; ७, २, १, २०; तै. २, ५, ६, ५; -पाणाम् शां. १६, ३; श. ५, ३, १, ६; ४, ५, ८; ५, १, १०; ७, ३, २, १; ११, ४, ३, १७; १४, ४, ४, २; ५, ४, ११; ७, ३, १२; तै. १, १, ६, १०; ४, ७, १; तां. ९, १०, ३; जै. ९३; १८६; १९०; गो. २, २, १; -पाणि ऐ. ४, २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; २३; शां. ९, ३; शांआ. ३, ७; ५, ४; ६; श. २, २, ३, २; ४; ५; ४, २, १५; ४, ३, १, ४; ५, ४, २, ९; ६, १, ३, १९; २, १, १; ६; ७, २, ४; ७, २, १, २०; ३, ६; ४, ३०; ३, २, १; ४, १, ४५; ५, २, ५०; ५५; ६०; ८, १, ३, ७; ९, १, १, २४; १०, ४, २, १७; १८; ३, ६; ३, ७; ८; २०; २१; २२; ४, ३, ३, ६; ७; १३, १, ३, ५; ६; ७; ४, २, १; ३, ५; १४, ४, ४, २; ६, २, ५; ९, १२; २१; ७, १, ८; १४; ९, ४, २०; का. १, २, ३, २; ३; ४; ३, ३, १३; तै. १, ८, १, २; ४, २; २, ५, १, २; ३, ३; ५, ३; ६, १७, ६; ७, २, १; ३, १, १, २; १०; ३, ४, ५; तैआ. १, १७, २; २४, १; ३, ११, २; १२, ७; तां. ४, २, १, ४; ८, ३, ७; ४, ११; ९, ९; १२, १, २; १६, ११, १०; १८, ९, ६; २०, ९, २; १४, ४; जै. ५२; १०४; १८२; जैठ. १, ८, ३, ४-६; १५, २, ४; ४, ११, ५, ७; प. १, ४; ४, ४; सं. १, ४, ६; २, ३, ४; गो. २, ६, ११; -पात् ऐ. ४, ३; ६, २०; ऐआ. १, २, २; श. ८, १, १, ५; ८; २, २, ५; ८; तां. १२, ९, २४; १३, ३, २६; ९, २९; गो. २, ६, २; -पाम्याम् श. १४, ४, २, २७; तां. ११, २, १; ७, १; -पाय श. ६, ३, १, २२; तै. ३, ४, ३,

१; -पे शां. ८, ८; श. ५, १, ३, ९; २, ५, ८; ६, ७, १, ७; ११, ५, ९, ९; १४, ५, ३, १; तै. २, ६, २, ३; तां. ११, ६, २, १४, ८, ४; ८; १५, २, ६; ९; -पेण ऐ. ३, ३२; ७, १९; २५; ८, ११; ऐआ. १, २, २-४; २, २, ३; ३, ७; ३, १, ६; शां. ८, ४; १०, १; ३; १४, १; १५, ४; १७, ३; १९, ८; २०, ४; २१, ५; २२, ७; ८; २५, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०; २६, ८; २९, ६; ७; शांआ. १, २; २, १७; ७, २०; श. १, २, १, ७; १०; ११; १५-१७; ३, २, ७; ८-१०; २, ५, ३, १८; ३, १, ३, १९; ३, १, २; ४, ३, ६; ४, ३, ४, १४; ६, ७, १, ३; १७; १९; २१; ७, ३, २, १५; ४, २, १६; ५, १, ३; १२; ९, ४, १, ४; १०, ३, १, २-८; ४, १, ८; ५, १, ३; ११, २, ३, ३; ४, ३, १७; १२, ८, १, १५; २, ८-१०; १३, २, २, १८; ३, ६, ५; ४, १, १५; २, ३; ४, ६-१०; १४, ६, २, ५; का. २, १, ४, ५; ८; ९; १४; १५; १६; तै. १, १, ३, १; २, ३, २; ५, ३; ६, १, ४; ८, १, २; २, १, ५, ५; २, ७, १; ५, ७, ४; ७, १, २; ३, ९, ९, २; १५, ३; २०, १; २२, ४; तां. १, ५, १०; ७, ३; ६, ९, २५; ९, ९, १४; १०, ७, ४; ८, १; ११, ६, ४; ८, २; ५; १०, ५; ६; १२, १, ५; ३, ७; ४, १३; ५, ६; ७, २; ७; ९, ६; ११, ७; १३, १, ९; ३, ३; ४; ४, १८; ५, ३; ६; ७; ६, ५; ७, ७; ९, ६; ११, ७; १४, १, ३; ३, २; ५; ५, १०; ९, २; ५; ११, ६; १५, ३, ४; ५, ६; ८, ४; १६, २, ७; १७, १, ४; १८, १, २३; १९, ७, ५; २०, १४, ७; १५, २; जै. १३; १४४; १७२; १८६; जैठ. १, ६, २, ७; प. १, १; सं. २, ४, १४; ६, २, २; गो. १, २, १९; २, ३, ११; ३,

२०; ४, १८; -पेभ्यः श. ६, ३, १, २८; ५, १, ३; ७, ५, २, ५०; ५५; ६०; -पेषु श. १४, ६, ९, २१; तां. ७, ८, ७; ८, ३, ७; ४, ११; १६, १०, ११; १८, ५, २३; ६, १७; -पैः शांआ. ५, ३; ६, २०; श. ४, ३, ४, १४; ५, ४, ५, २; ८; ६, ३, १, ४; ८, ७, १, ४; ९, ५, १, ४८; १०, २, १, १; १३, १, ८, ७; १४, ४, ४, २; तै. ३, ६, ३, ४; ८, ११, २; १७, ४; तैआ. १, २०, १.
 रूप-कृत-कृत श. ११, ४, ३, १७; १३, १, ८, ७; तै. २, ५, ७, ४; ३, ७, ३, ७; ८, ११, २.
 रूप-तम-ममूडव श. ३, ३, ४, २३; ४, ५, ८, २.
 रूप-पति-तिः श. ११, ४, ३, १७; तै. २, ५, ७, ४.
 रूप-वत-वान् सं. ४.
 रूपवती-त्यः शां. ३, ५.
 रूप-शस्(ः) तैआ. १, ३, १.
 रूप-समृद्ध, दधा-मृद्धः श. १३, ४, १, १५; ४, २, ४; -मृद्धम् ऐ. १, ४; १३; १६; १७; २५; २८; २९; ३०; २, २; ऐआ. १, १, ३; २, १; २; ३, ७; ५, ३; शां. २०, ३; २१, २; ३; जै. १८०; गो. २, २, ६; ४, २; -मृद्धया ऐ. ३, २९; ऐआ. १, ५, २; गो. २, ४, २; -मृद्धाः ऐ. १, १३; १६; २५; २८; २९; ३०; २, २; ६, ९; ११; १२; -मृद्धाभिः गो. २, २, ६; -मृद्धौ ऐआ. १, २, १, ५, ३.
 रूपसमृद्ध-ता-ताथै जै. १८४.
 रूप-सामान्य-न्यात् गो. १, १, २६.
 रूपिन्-पी जै. १८२.
 रूपिणी-गी श. १३, १, ९, ६;

-णी: जै. १८२^१.

रु- -र: तां. ७, ५, १०; १२, ४, २४;
जै. २०^१; -रौ तां. ७, ५, ११.

रु- -रु: जै. २०^१.

रुक्मल(√रिचु)- -कृण: ऐआ. ५, २, ५.
√रिज. रिजते तै. २, ८, ५, ५; रिजन्ते
तैआ. १, ३, १.

अरिजयताम् तै. २, ८, ७, ६.

रिज्- रेड् श. ३, ८, ३, २०^१.

रिजती- -जती तैआ. १, ८, ३.

रिणु(√रि वा री)- -णु: ऐ. ७, १७.

रिणु-ककाट- -ट: तै. २, ४, ६, ९: ३.
६, १३, १; -टम् तै. २, ६, १०,
११.

रितसू- -त: ऐ. १, ३; २२^१: २, १४^१;
३८^१; ३९^१; ३, २^१; ३३^१; ३५^१;
३७^१; ३९^१; २२; ५, १५^१; ६, ३५^१;
९^१; १६; २७; ३०; ३१^१; ३६^१;
ऐआ. १, १, २; ३, ७; ४, २; २, १,
३^१; ३, ३, ७; ४, १; २, ५, १; ३, १.
२; २, २^१; शां १, १: २, ७; ३, ९^१;
६, १^१; १५; ८, २: १३, ७^१: १६, ५;
६^१; १०, ६^१; ९: ३०, ४ शांआ.
३, २: ६; ७, ४: १७; ८, २^१: १०,
७^१; ११, २; ६; शा. १. ३, १, १८;
४, १, ६, ५, १३: ५, २, ७; ११; १४;
३, १६^१: ४, २^१; ३, ७, २, १४^१; २१^१;
४, ३; ४^१; ९, २, ७^१; ९^१; १०; ११^१;
२, १, १, ५^१; २, २, ७: ३, २८; ४,
१५^१: १७; ३, १, १४; १५; ३२^१;
३३^१; ३५^१; ४, ८; ४, ४, १९; २, १;
२२^१; २३^१; ५, १, ९^१; १६: ३,
२, १, ३, १; ४०: २, २०; ३, २, १^१;
४, २८; ४, ३; ११^१; ५, २, १६^१; ६,
३, १७^१; ४, १५^१; ७, २, ८^१; ४, ४;
८, ४, ११^१; ५, १^१; ३^१; ९, ३, २६^१;
४, १, २, १०^१; २, १, १८: ३, २, ३;
४^१; ४, २, १६^१; १८; ५, १, ८^१; ९;
१५, ५, २, ३, ६; ३, १, १; ५, १, ८;

६, १, २, ४^१; ३, ७; २०^१; २, २, ६^१;
२२^१; २७; ३, १, ७^१; २१^१; ३, १८^१;
२१^१; २६; ४, १, ७^१; २, ८; ९^१; १०:
३, ६^१; ७^१; ४, ६^१; १९^१; ६, १, ६^१;
११^१; १४^१: २, ८-१०; ३, १, ७; ७,
१, ४; ९^१: २, २: ५^१; ७: ७, १, १,
१०; ११^१; १२^१: १६^१: १७^१; १९;
४१^१; ४२^१; ४४^१; २, २७; २, १, ५;
६; २, ५; ३, १, ९; १०; ११^१: २८^१;
३५; ३६^१: ३, ७; ४३; ४४; ४५^१;
४६^१; २, ९^१; ४, २, २२^१; २४^१; ५, १,
३२^१; ३३^१; ८, ६, ३, ८^१; ९^१; १०^१;
११^१: १२^१: ९, २, ३, ४४^१; ३, १,
२^१; ५, १, ४४^१; ५५^१; ५६^१; ६८;
१०, ३, २, ७; ४, १, १; ७; २, २६;
२९^१; ५, २, १, २; ६, ५, ४; ११, १,
२, २; ४, १, ७: १५^१; ६, २, १०;
१२, ४, १, ७^१; ३, १; ५, १, १३; ८,
१, २, ३; ९, १, २; १६; १७: १३, १,
१, १; ३; ४^१; २, ८, ५; ३, ८, १; ५,
२, २; ८, १, १, ४; १४, १, ३, १, ४;
२९; ३, १, ३, १^१; ६, २, १३; ७,
२९^१; ९, १८; २३^१; ९, १, १५;
१६; २, ६; १२^१; १४; ४, १, ५^१; ९;
१०; १९; का. १, १, १, ३^१; २, २,
५; ३, २, ३; ४, १, १^१; १२: ३, १, ८^१;
२२^१; २३^१; ४, १, २^१; १३^१; १४^१;
४, १, ६; ३, ७; १३^१; २, २, ४, १, ५;
तै. १, १, ३, ८, ६, ५; ९, १; २^१; ३^१;
४^१; ५; ७^१; १०; २, १, ४; १, ५; ६, २,
२, ५; ३, १०^१; ७, २, ३; ४, ८, १,
२^१; २, १, २, १, १; ४, ४; ५, ५; ९,
२^१; ४, १, १०; ३, ७; ५; ६, २, २;
३, ५; ४, २; १४, ४; २०, ४; ७, ४,
१^१; ७, ५; ८, ९, ५; ३, १, १, २; २,
२, ८^१; ३, ६, ५; १०, ३^१; ४; ७, १,
९, ३, ६^१; ७; ८, २, १; ३; ४^१; ९, ५,
५^१; १७, ५; १०, ८, ७; तैआ. १,
२३, १; ३०, १^१; २, ८, १; ४, २, ४;

७, ५; ९, २, १०; ८, १, १; तां. ४,
३, ८^१; ६, १, ४; ८, २, १०; ७, ९^१;
१०; १३; १, ४; ११, ५, १, ७; १२,
१०, ११; १२; १५, ५, १६; २०,
९, २; २४, ११, ४; ५; २५, १०,
१०; जै. २, ४; ९, ३^१; ९, ७; ११, १;
१२, ९; १६, ४; १८, ४^१; २०, ७; जैट.
१, ३, ३, ५; १, ४, २, ४; १, ५, १, ६;
१८, ३, ७; २, १, २, ९^१; ३, २, ३,
१०; ५, ४^१; ५^१; ६: ८; ३, १, २; ५,
८, १, ४; १, ७; ६, ६, ५^१; प्र. २, १^१;
३; सा. १, ७, ११; गो. १, १, ३^१; ७;
२, १, ५^१; ३, ७^१; ९^१; २०; २, २; २, ३;
५, २, ४; २, १, १, ७; २, ६^१; ४, ५^१; ६,
७^१; ८^१; ९^१; १२; १, ५^१; -त: ३६५
वा. ६, ६, २, ९; -तस: ऐ २,
३८; ३९; ३, ३, ४; ४, ९; ६, ३^१;
३६^१; ऐआ. २, १, ३^१; ४, १; ३, २,
४; शां. २, ७; वा. ३, ३, ४, २८;
६, ४, १, ५; ७, ४, ४; ४, २, १, २८;
५, १, ९; ६, ३, ३, २, ६^१; ४, २, १०;
७, १, १, १०; ३, १, ९; १०; ९, ५,
१, ४, ४; १०, ५, २, १, २; ११, ५, ४,
१६; १२, ७, १, ७; १४, ४, २, १, ३;
६, ७, २, ९; ९, ३, ४; तै. १, १, ३, ८;
तैआ. ८, १, १; तां. २०, ९, २;
जै. ९, ३; १, २, ९; १, ६, ४; जैट. १,
१, ५, १, ६; २, १; प. २, २^१; २, ४,
५; ६, ८; १, ५; -तस: वा. १, ५, २,
७; ३, १, ६; २, ४, ४, १, ९; ११, ५, ६,
४-८; ११, १, १, ३; ४; ३, ८, १;
१४, ९, २, ८-१, २; ४, ९; १०; का.
१, ३, ४, १, २; तै. ३, ७, १, ४, १; ८,
२, ३; ४; ९, १, ७, ४; ५; तैआ. ६,
६, २; गो. १, १, ३; -तस: वा.
१, ३, ३, ८, १^१; -तस: शांआ. १०,
१; ११, १, ५; ६; वा. ६, ६, २, १०;
७, १, ४; ७, ३, १, ४, ५; १४, ६, ७,
२, ९; ९, २, ३; तै. १, १, ९, ४; २, ८

† रिणुक । काट (←कटि), इति भा. इत्यस्य पदविच्छेदः सर्वथाप्यनङ्गतोऽप्यस्योक्तश्च य. (२८, १३)-विरोधात् ।

८, १२; ३, १०, ८, ६; -तसे श. १४,
९, ३, ४; -तांसि ऐ. २, ३९; ४,
२२; श. २, ३, ४, ११; ३, २, १,
३१^३; ७, ३, १, ४६; का. १, ४,
१, ९; तै. ३, ५, ७, १.

रेतः, रेतो ← रेतस्
रेतः-पीत(✓१पा)- -ताः तैआ
१, २७, ६.

रेतः-समृद्धि- -द्धयै ऐ. ६,
२७.

रेतः-सिचू- -सिग्भ्याम् श. ७, ४,
२, २५; २६; -सिचोः श. ७, ५, १,
१३; १५; २४; ८, १, ३, १०;
४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३,
२; ५; ३, १, ११; १३; ४, ३, २०;
४, ८; ६, २, ७; -सिचौ श. ७, ४, २,
२२^३; २४^३; २५; २६; ५, १,
१३; १५; २४; ३५; ८, १, ३, १०;
४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २;
५; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८;
६, २, ७; १०, ४, ३, १४; ५, ५,
१०.

रेतः-सिक्कि- -क्तिः शां. १, १;
३, ९; ८, ३; १६, ५; ६^३; १९,
६^३; ९.

रेतः-सिच्य- -म् शां. १०, ३.

रेतस्य, स्या- -स्यः ऐ. १, २०;
-स्या प. २, १; २; -स्याम् जै.
९३; प. २, १.

रेतस्विन्- -स्वी जैच. १, १४, २,
११.

रेतो-धा- -धाः श. ४, २, १८;
१३, २, ८, ५; ५, २, २; तै. १, ७,
२, ३; ४; ८, १, २; २, १, २, ११;
७, ४, १^३; ८, ९, ५; ३, ७, ३, ७; तां.
४, ३, ८; ११, ५, १६; २१, १०,
१४; प. ३, १२; -धाम् तै.
३, ६, २, २.

रेतो-धेय- -यम् शां. १०, ३;
-याय तां. ८, ७, १२; १२, १०,

११.
रेतो-मिश्र- -श्रः ऐ. ६, २७;
-श्रम् गो. २, ६, ८.

रेतो-रूप- -म् श. ७, ३, १, ३७^३.

रेत-सन्धि- -न्धयः सं. २.

✓रेभ्, रेभत्तिऽइव ऐ. १, २५.

रेभ- -भ गो. २, ६, १२; -भम्
तै. ३, ४, २, १.

रेभव- -भन् तैआ. १०, १०, १, ५०,
१; -भन्तः ऐ. ६, ३२^३; गो.
२, ६, १२^३.

रेरिचन्(✓रि)- -रिवा तैआ. ७,
१०, १.

रेरिहत्(✓रिह्)- -हत् श. ६, ७,
३, २.

रेरिह्युमाण- -णः श. ६, ७, ३, २.

रे-वृत्(रयि+मतुप्||)- -वृत् तै. २, ७, ६,
३; तां. १, १०, २; १३, १०, ६; आ.
११, ४६०; जैआ. १, ३९१; ३९४;
४६०; गो. २, २, १३; -वृत्तः ऐ.
५, १२; शां. २३, ७; जैआ. २,
४, ४; -वृन्तः श. २, ३, ४, २६;
३, ७, ३, १३; का. १, ४, १, २०^३;
-वृन्तिः तै. ३, ६, १०, ५; -वान्
ऐ. ५, १२; शां. २३, ७; श. २,
३, ४, ३५; का. १, ४, १, २५;
तां. १३, १०, ६; ७.

रेवृत्ती- -त्तयः जै. ३५; ११३;
१४०; १८७; -०त्ति श. ३, ८, १,
१२; मं. २, ६, २; -ती श. ३, ८, १,
१२^३; तै. १, ५, १, ५; ३, १, २, ९;
१०; तां. १३, ७, २; १६, ५, १९;
२७; -०तीः शां. ११, ४; ८;
श. २, ३, ४, २६^३; ३, ७, ३, १३^३;
का. १, ४, १, २०^३; -तीः ऐ. २,
१६; २०; ५, १२; ऐआ. ५, २, ५;
शां. १२, २; २३, ७; श. १, २, २,
२; का. २, २, १, २; तै. २, ६, १९,
२; ३, २, ८, २^३; तैआ. ६, ३, २;
४, २; ९, २; तां. ७, ८, १३; १३.

१०, ५; १६, ५, १९; जै. ३५;
-तीनाम् तै. २, ६, ९, १; ३, ५, ७,
४; तां. ८, ९, १४; १०, ६, ६; १३,
९, ४; १०, ५; -तीभिः तै. २, ५,
२, २; तां. १७, ७, ४; -तीम् तै.
१, ५, २, ४; जै. ३५; -तीषु तां.
७, ९, १९; १३, १०, ४; १७, ७, १;
जै. ३५; १४०; -त्यः ऐ. २, १६;
श. १, २, २, २; का. २, २, १, २;
तां. ७, ९, २०; १३, ७, ३; ९, ४;
१४; १६; १७; २५; १०, ५; १६, ५,
२७; आ. १, १५३; २, ६, ७;
-त्याम् तै. १, ५, २, ५^३; ९; -त्यै
शां. ११, ८; तै. ३, १, ५,
१२^३.

रेवत्य- -म् सा. १, ४, ६.

रेवोत्तरस्- -रसम् श. १२, ९, ३, १;
-राः श. १२, ८, १, १७.

रेप्मन्(✓रिप्)- -प्मा जै. ४; -प्माणम्
जैच. १, १, २, ६.

रै(✓रा)- -रायः ऐ. १, २६; ५, २२^३;
ऐआ. ४, १, १; शां. २३, १^३; श. १,
८, १, ४२; ९, ३, ६; ३, ३, १, ८^३;
११; ४, ३, २१; ७, १, २१; ४, १, २,
१५^३; ४, ३, १४; ४, ८; ७, ३, १,
३२; तै. १, २, १, २१; ३, ६, १०,
२; तैआ. १, २७, ६; २, ४, १;
रायः श. २, ३, ४, २४^३; २५^३; ३,
१, १, १२^३; ३, १, ९; ४, १, १३; ५,
२, १२; ६, १, १७; ३, १९; ४, २, १,
१६^३; १७^३; २२; ६, ९, ९^३; ६, ५, २,
३-६; ६, ३, ८; ९; ७, ४, १, २; ९,
२, ३, ८^३; ३२; १४, १, ३, २२;
का. १, ४, १, १८^३; १९^३; तै. १, २,
१, ५; २१; २, ४, ४, ७; ५, ५, १; ६,
३, ५; ७, १७, १; ८, १, ४^३; ५; ५, ३;
९; ३, ७, १, ९; ४, १५; ५, १३;
७, ११; १०, ८, १; १२, १, १, ५, ३;
तैआ. ३, ११, १२; १३; ४, ७, ५;
११, ५; ८; ५, ९, ११; मं. १, २,

।पा. ६, १, ३७; वा. प्र. ।मुपा. स्वररहितदिचन्त्यः । ङीरीयते इति क्र. १०, ५३, ८; य. ३५, १०; अ. १२, २, ६; पा. प्र. ।

११; ७, ४; २, २, १८; गो. २, २, ४; राया शां. २१, ३३; श. ४, १, ४, १०; तै. २, ६, १०, १; ३, ६, १३, १; राये ऐ. १, ९; १०; ऐआ. ४, १, १; श. ३, १, ४, १८; ६, ३, ११; ९, ४, १२; ४, ३, ४, १२; ६, ६, १, २१; ७, ५, १, ३१; १४, ८, ३, १; तै. २, ५, ८, ९; ६, ९, १; ८, १, १; २, ३; ३, ६, १०, १; ११, ६, ४; तैआ. १, ८, ८; जै. ४४; ८५; २०९; सा. २, ८, १.
 रायस्पोप-दा- -दे श. ३, ४, १, १३; ९, ४, १०.
 रायस्पोप-वृनि(√वृन्)- -नि श. ३, ६, १, १७; -नि: श. ३, ५, २, १२.
 रायोवाज- -ज: तां. ८, १, ४; १३, ४, १७.
 रायोवाजीय- -यम् तां. १३, ४, १६; १८; २४, ११, ७; -येन तां. १३, ४, १७.
 रायोवाजीय-बार्हद्विर- -रे आ. २, ११, ५.
 रैगव(←रेणु)- -वे आ. १, १६०.
 रैतसु(←रैतस्)- -स: श. १४, ५, ५, २.
 रैभी(←रैभ)- -भी: ऐ. ६, ३२; शां. ३०, ५; गो. २, ६, १२; -भीम् जैउ. १, १६, १, ७; -भ्या ऐ. ६, ३२; जैउ. १, १६, १, ७; १८, २, १; गो. २, ६, ११.
 रैभ्य- -भ्य: श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.
 रैभ्यु- -भ्याव् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.
 रैवत्(←रेवत्)- -त्: तां. १३, १०, १०; आ. २, ४, ४; -तम् ऐ. ४, १३; २८; ५, १२; १६; शां. २३, ८; २५, ११; तै. १, २, २, ३; जै. ३७; गो. २, ६, ११; -तस्य शां.

२३, ७; २९, ६; जै. ३७; -ते आ. २, ६, ७; जैआ. २, १२, १२; -तेन ऐ. ८, १२; १७.
 रैवत्य- -त्य: तां. १३, १०, ६; ११; -त्यम् तां. १३, १०, ६
 रोक्ष्यत्(√रुह्)- -क्ष्यन् श. ५, २, १, १०.
 रोग(√रुञ्)- -गम् तैआ. २, ६, २; मं. २, १, १४.
 रोच(√रुच्)- -च: श. ७, ४, १, १०.
 रोचन् न्ना- -न: श. ७, १, १, २४; तै. ३, १०, १, १; २; जै. ११४; मं. १, ७, ३; -नम् शां. २०, १; श. ६, २, १, २६; ८, ६, ३, १९; तैआ. ३, १६, १; आ. १, ३६८; जैआ. २, ५, १; -ना ऐ. ६, ७; श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; तै. ३, २, ११, ३; ३, ५, ७, ३; गो. २, ५, १३; -ना: तै. ३, ९, ४, २; -नानि ऐ. २, ९; श. ८, ७, ३, २१; तै. ३, ५, ७, २; -ने शां. २४, ५; श. ७, १, १, २४; ४, १, ३०; ८, ६, ३, १९; ७, ३, २१; तै. ३, १, १, ६; १२, ८, १; -नेन श. ६, २, १, २६; तै. ३, ६, १०, ३.
 रोचना-वत्(मतुप्)- -वत् तै. २, ७, १५, ३; तैआ. १, ७, १.
 रोचमान, ना- -न: तै. ३, १०, १, १; २; ११, ४, २; -नम् तै. २, ७, १५, ६; गो. १, २, ७; -नाम् तै. २, ८, ७, १; ३, १, १, ९; तैआ. ३, १९, १; -नायै तै. ३, १, ४, २.
 रोचित्- -त्: तैआ. ४, ६, २; ५, ५, ३.
 रोचयित्वा तैआ. ५, ५, ३.
 रोचिष्णु- -ष्णु: श. १४, ५, १, ९; -ष्णू श. १२, ४, ३, ४.
 रोचिस्- -चिषा श. ९, १, २, ३०.

रोचुक- -क: तैआ. ५, ५, ३.
 रोद(स्→सी)- -सी तै. २, ८, ४, ८; -सी ऐ. २, ४०; ४१; शां. २१, २; श. ६, ४, ४, २; ७, ३, २; ७, ३, १, ३०; ९, २, ३, १७; २७; तै. १, २, १, २; २३; २, ४, १, ३; ६, ११, ४; १२, ३; ८, १, १; ७, ६; ३, ५, १२, १; ६, १०, ५; ११, ६, ३; तैआ. १, ७, ६; ८, २; ३; तां. १३, १०, ३; जैउ. १, १०, २, १; ४; गो. १, २, १; -स्यो: श. ६, ४, ४, २; तैआ. १, ८, ६.
 रोदस्-त्व- -म् तै. २, २, ९, ४.
 रोदोस्(ः)(√रुध्)† ऐ. १, १०.
 रोधस्- -धसी जैउ. १, ८, १, ५.
 रोयणाका- -कासु तै. ३, ७, ६, २२.
 रोमन्- -मागि ऐ. २, ९; शांआ. ८, ११.
 रोम-कृप- -पा: गो. १, ५, ५.
 रोम-नर्त- -र्तभ्य: गो. १, १, २.
 रोम-श- -शेन शां. १४, ३; शांआ. ८, ९.
 रोम-समर्- -रेभ्य: गो. १, २, १८.
 रोरुवाण(√रु)- -ण: तै. ३, १, १, १०.
 रोपत्(√रुप्)- -पन्तम् शांआ. १२, ३.
 रोह(√रुह्)- -ह: ऐ. ३, १९; श. ६, ७, ३, ४; ७, ५, २, ३६; ८, ३, ४, ९; ५, २, १६; ९, १, १, ३२; -हम् श. ७, ५, २, ३६; -हस्य शां. ११, ४; गो. २, ३, ११; -हान् तै. १, १, २, २; तां. ७, ७, ६; ८; ८, ३, ७; ४, ११; -हाभ्याम् शांआ. १०, ८.
 रोह-पूर्व- -र्वेषु सं. २.
 रोहत्- -हन् श. ९, ३, ३, ६; जैउ. १, १, ३, २; -हन्त: श. ९, ४, ४, ३; जै. १५६; १६८.

† 'नि' इत्यस्य व्यवहितयोगो द्र. ‡ 'रोमशमरेभ्यः' इति कालि. †

रोहम्ऽरोहम्(णमुल्) तै. २, ५, २, १.
 रोहित्-हित् ऐ. ३, ३३; -हितः जै.
 २०७.
 रोहिद्(=तुडध-ध्व- -न्ध शां.
 २०, ४; -ध्वः श. ६, ६, ३, ४.
 रोहित(=लोहित)- -न्त ऐ ७, १५; तै.
 २, ५, २, १; -तः ऐ. ७. १४; १५;
 श. ६, ६, ३, ४; तै. २, ५, २, १; २;
 ३; ३; जै. ५२; १९८; -तम् ऐ. ३, ३३;
 ५, १०; तै. २, ६, ४, २; तां. १६, ६, २;
 जै. १४४; द्वै. २. २; गो. २, ६, १०; -ताः ऐ. ३. ३४;
 जै. ५२; -ताम् तैवा. १, ११, ८;
 -ताभ्याम् तां. १४, ३, ११; जै. १९२;
 -ते श. ७, ३, २, १; -तौ तां. १४, ३, १३;
 जै. १९२.
 रौहिणी- -णी श ३, ३, १, १४; १५;
 ४, ८, २; तां. १६, ६, २; जै. ३, ५,
 १, २; -णीः तैवा. ३, ११, १०;
 -णीम् ऐ. ३, ३३; जै. १४४;
 -ण्यःऽड्व श. २, १, २, ६;
 का. १, १, २, ३; -ण्याः सा. २, ८, ३;
 -ण्याम् श. २, २, ४, १५;
 सा. २, ८, ३; -ण्य श. ३, २, १, १५.
 रौहिणी- -णी श. १, १, १, ७; तै.
 १, १, १०, ६; २, १, २७; ५, १, १;
 ४; २, ७, ९, ४; ३, १, १, १; २; तैवा.
 ३, ९, २; -णीम् तैवा. ३. १, ४, २;
 -ण्या श. ११, १, १, ७; -ण्याः का. १, १,
 २, ३; -ण्याम् श. २, १, २, ६; ३;
 का. १, १, २, ३; ३; तै. १, १, २, २;
 १०, ६; २, ७, ९, ४; -ण्य श. २, १, २,
 ६; तै. १, १, २, ३; १०, ६; ३. १, ४, २.
 रोहित्-कूल- -ले तां. १४, ३. ११.
 रोहित्-कूलीय- -यम् तां. १४, ३. ११;
 ११; ११, ११, ६; जै. १९२.

-यस्व तां. १५. ११, ६; -ये जै. १९२;
 आ. जैवा. १, १२९.
 रोहिणी-त्स्व- -म् श. २, १, २, ६;
 का. १, १, २, ३; तै. १, १, २, २;
 १०, ६.
 रौद्र(←रुद्र)- -द्रम् श. १२, ७, ३. २०;
 -द्राः श. २, ६, २, ३; ६, ३. २, ७.
 रौद्र- -द्रः श. ५, २, ४, ११; १३; ९,
 १, १, १५; आ. २, ४, ७; गो. २, ३,
 १९; -द्रम् ऐ. ५. १३; २६; शां. ८, ४;
 २३, ८; श. ५, ३, १, १०; ३, ७; ९, १, १,
 ४२; तै. १, ७, ३, ६; २, १, ७, १; ३, ९.
 १७, ३; आ. १, ६९; २, १९, ६; गो.
 १, ३, १२; -द्राः श. २, ६, २, ३;
 का. १, ६, २, २; -द्राणि आ. १, ११५;
 जैवा. २, १४, १; -द्रे आ. १, ११५;
 २, १९, ६; जैवा. १, ११५;
 -द्रेण तैवा. ४, ३८, १; तां. १, ४, १५.
 रौद्री- -द्री ऐ. ३, ३४; श. ५. २, ४,
 १३; तै. १, ७, १, ४; २, २, ५, २;
 ना. १, ४, १६; -द्रीम् शां. ८, ४;
 १६. ७; २५, १३; -द्वियाः (=द्वयाः) गो.
 २, ६, ९; -द्वै ऐ. ६, ३०.
 रौद्र-मनम्- -नाः श. १२, ७, ३, २०.
 रौद्र- -म् जै. ७४.
 रौरव(←रुव)- -वम् तां. ७, ५, ७, ८;
 १०; ११; १२, ४, २३; २१, ९, १५;
 जै. २०; आ. जैवा. १, ५११;
 -वस्य जै. २०; -व्रेण तां. १२, ४, २६;
 जै. २२.
 रौरव-स्व- -म् जै. २०.
 रौरव-यौधाजय- -याभ्याम् ऐ. ३. १७;
 -ये ना. १, २, ५.
 रोहिण(←रोहिणी)- -गः तैवा. १, १२,
 ५; -णम् श. २, १, २, १३; का. १, १, २,
 ९; जै. १, ९, २, ७; १०; आ. २, १८, ९;
 -णयोः तैवा.

५, ७, १२; -गाभ्याम् तैवा. ५, ७, १२;
 -जे आ. २, १८, ९; -गौ श. १४,
 १, ३, ३२; २, १, १; २; ३- ५; २, ४१;
 ५२; तैवा. ५, ७, १२.
 रौहिणी- -णी ना. २, ४, ९.
 रौहिण-स्व- -म् तैवा. ५, ७, १२.
 रौहिण-कपाल- -ले श. १४, १, २, १७;
 १९-२१; २४; २५; ३, १; ३, १, २२.
 रौहिण-हुव(न→)नी- -न्वौ श. १४,
 १, ३, १; ३, १, २०.
 रौहिणायन(←रोहिण)- -नः श. १०,
 ३, ५, १४; १४, ५, ५, २०; ७, ३, २६.
 रौहिणायन- -नात् श. १४, ५, ५,
 २०; ७, ३, २६.
 -०ः-०-

ल

लक्षण(√लक्ष्)- -णम् मं. १, ८, ७;
 प. ५, २; -णे तैवा. १, २, २.
 लक्ष्मी- -क्ष्मीः मं. १, ४, १.
 लक्ष्मक- -केण जै. १८६.
 लक्ष्मन्- -क्ष्म श. १, ७, २, १८;
 १९; ८, ४, ४, ११; ५, ४, ३; तै. २,
 ४, ४, २.
 लक्ष्मी- -क्ष्मीः ऐ. २, ४०; श. ८,
 ४, ४, ११; तैवा. ३, १३, २; मं. १,
 ४, ५; सा. ३, २, ७; -क्ष्मीम् ऐ.
 २, ४०; -क्ष्म्यः श. ८, ४, ४, ८;
 ५, ४, ३; -क्ष्म्यै श. १४, ९, ३, ८.
 लघु(=रघु)- -घुभिः श. १२, २, २,
 १०; गो. १, ४, २३.
 लघु-सम्भार-सम्- -माः गो. १,
 २, १८.
 लघीयम्(=घु+इयलुन्)- -यांसः तां.
 ४, ९, २२.
 √लघुय, लघुयुतिऽड्व श. ६, ७, ३,
 १३; ९, १, २, ६.

लज्जना(न→)ना(√लज्ज)-ना ऐ. ३,२२.	-टान् जै. १५०; मं. २, ५, १; -टे श. ३, ७, ४, ८; तै. ३, ८, २३, १; गो. १, १, १. रराट्- गद्र.	६; लेखीः शांआ. ९, ७; श. ३, ६, ४, १३; १४.
√लप्, लिलापयिस्व जै. ५३.		लिखित्वा श. ७, २, २, १.
लप्सुष्टिन्- -दीर्घा श. ६, २, २, ६; १५ ^३ ; जै. १६१ ^३ .	ललामन्नु(√गम्)- -म् श. १३, ५, २, ७.	लिङ्ग(√लिङ्ग)- -ङ्गम् श. १४, ७, २, ८; गो. १, १, २, ४; -ङ्गेषु गो. १, १, २६.
√लम्, लभते ऐ. ३, २४; शां. ८, ५; ९, ५; शांआ. ४, ३; श. २, २, ३, १; ३, ४, ७; ४, २, २, ११: ४, ९; १२, ६, १, ४०; का. १, ४, १, ६; मं. ५ ^३ ; सा. २, ३, ६; ८, १; ३ ^३ ; ४; ३, १, ८-११; १३ ^३ ; २, १- ५; १०; ३, ३; गो. १, १, ३८; २, १, ११ ^३ ; ३, २२; लुभन्ते ऐ. ७, १८ ^३ ; श. २, ४, २, ४; ६, १, ३, १२; का. १, २, ३, १ ^३ ; ३, ३, ४; तैआ. १, ७, २; जैड. २, ४, २, ९; लेभे ऐ. ७, १३; ऐआ. २, २, ४; लप्स्यामहे जै. १८६; लुभाध्वे श. २, ४, २, ४; का. १, ३, ३, ४; अलभत श. ४, १, ३, ५; तै. १, ७, १, ६; अलभत तै. २, ३, २, ३; लुभेत श. ४, १, ४, ६; ६, २, २, ३९; गो. १, ३, २, ३; लुभेत् सा. १, ५, १५; लुभेमहि जै. १८६. लिप्सते, लिप्सन्ते जै. १६४ ^३ ; लिप्सध्वे॥ जै. १०५; लिप्सेत जै. १५६; जैड २, ३, २, २; लीप्सन्ते ^३ तै. १, ६, १०, ५.	लुव(√लु)- -वेन श. ११, २, ७, १९ ^६ .	√लिप्(→म्प), अलिम्पन् तै. २, १, १, १; लिम्पेत् गो. २, ३, ८; लिम्पेत् ऽइव शां. १३, ९. लिप्प्यते श. १४, ७, २, २८; तै. ३, १२, ९, ८.
लप्स्यामहे जै. १८६; लुभाध्वे श. २, ४, २, ४; का. १, ३, ३, ४; अलभत श. ४, १, ३, ५; तै. १, ७, १, ६; अलभत तै. २, ३, २, ३; लुभेत श. ४, १, ४, ६; ६, २, २, ३९; गो. १, ३, २, ३; लुभेत् सा. १, ५, १५; लुभेमहि जै. १८६. लिप्सते, लिप्सन्ते जै. १६४ ^३ ; लिप्सध्वे॥ जै. १०५; लिप्सेत जै. १५६; जैड २, ३, २, २; लीप्सन्ते ^३ तै. १, ६, १०, ५.	लस्पृजनी- -न्या श. ३, ५, ३, २५; ६, १, २५.	लिप्त- -प्तः श. ६, १, १, ११; २, २-४; ३, १, २८.
लप्स्यामान- -नः ऐ. १, १३.	लङ्गल(√लङ्ग)- -लम् श. ७, २, २, ११ ^३ ; तैआ. ६, ६, २; -लानाम् सं. ३; -लेन जै. १३०.	लिवृजा- -जया तां. १२, १३, ११; १२; जै. ७६.
लब्धाँ(=व्धऽअ-)-न्न- -न्नः तैआ. २, १९, १.	लाङ्गलायन- -नः ऐ. ५, ३.	लीप्सितव्य- √लम् द्र.
लब्ध्वा श. १, ९, २, ३५; १३, ५, ४, १५; तैआ. ८, ७, १.	लाज्ज(√लाज्ज)- -जाः श. १२, ८, २, ७; १०; ९, १, २; १३, २, १, ५; तै. २, ६, ४, १; ३, ८, १४, ४; -जान् जैड. १, २, १, ११; मं. १, २, २; -जैः श. १३, २, १, ५; तै. २, ६, ११, ३; १०; ३, ८, १४, ४ ^३ .	लुनत्- √लृ द्र.
लम्मुक- -कः शांआ. ९, ७.	लाजि- -जीर्ण ^३ श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ८ ^३ .	√लृप्, लृलोप गो. १, ३, ५. लोपयामहे जै. १६८. लृप्यते तै. २, ८, ८, २; तां. २४, १, ४ ^३ .
लीप्सितव्य ^३ - -म् ऐ. २, ३.	लातव्य- -व्यः तां. ८, ६, ८; गो. १, १, २५.	लृप्त- -प्तेषु सं. २.
√लम्ब, लुम्बति तैआ. १०, ११, २; लुम्बेत श. ११, १, ६, ३२.	लातव्य-सगोत्र- -त्रः प. ४, ७.	√लृम्, लृम्बति ऐ. २, ३७. लोभयति श. ४, १, १, १८.
रल्लट- -ट्म् ऐआ. २, १, २; श. ३, २, १, २९; ५, ३, २४; ८, १, ५;	लामकायन(←लम्क)- -नः, -नात् वं. २.	लुब्ध- -म् ऐ. ३, ३ ^{१५}
	लामगा(=का)यन-सगो(त्र→)त्रा- -त्रा गो. १, ३, १६.	लुश- -शः तां. ९, २, २२ ^३ .
	लालील(√लल्)- -लाय तैआ. १०, १, ७.	लुशाकपि- -पिः तां. १७, ४, ३; जै. १३७.
	लावा(√लृ)- -वासु जै. २१२.	√लृ, लृनोति ^३ तै. ३, २, २, ६.
	लाहायनि- -निः श. १४, ६, ३, १; २.	लुनत्- -नन्तः श. १, ६, १, ३; जै. १९०
	√लिख्, लिखति श. २, ६, १, १२; का. १, ६, १, ९; लिखेत् तै. २, ७, १७, ३; अलिखत् तै. १, ७, ६,	लेखा(√लिख्)- -खा श. ६, ३, ३, २५; -खाः श. ६, ३, ३, २५; ७, २, २, १८; -खास्व श. ६, ३, ३, २५; १०, २, २, ६; -खासु श. ७, २, २, १८.

† 'न्सु-' इति अज. मुपा. प्रामादिकः । ‡ 'प्सुगो' इति मुपा. ? । || 'लिप्सध्वम्' हस्त- पाठान्तरम् । ^३जन्दसो दीर्घ इति । § =च. २३, ८ । § 'लाजिन्-' इत्यस्य सवुद्धौ रूपमिति साः । ¶ 'लृनोतु' आन. मुपा. ।

९,६; लेलायत्सिइव श. १५, ७,
 १,७; अलेलायत् श. २, १, १,
 ८; अलेलायत्सिइव जैड. १, १७,
 ३,४; लेलायेत् का. १, १, १, ६.
 लेलय- -सिइव का. १, २, १, १०.
 लेलयत्- -यतःसिइव श. ११, ८,
 ३, ८.

लेला- -लयासिइव श. २, २, १, १६;
 ३, ८, ३, १०; का. १, २, १, १०;
 -लासिइव जै. ७९.

लेलायत्- -यत् जैड. १, १६, २, ३;
 १८, ३, ७.

लेलायती- -ती, -न्तीम् श. ११,
 ४, २, १.

✓लोक लोकेते ऐ. ४, १५.

लोक- -कः ऐ. १, १३; २८; २,
 १३; १७; ३, ४६; ४, ४; १५;
 २०; २१; २७; २९; ३०; ५, १; ४;
 १२; १६; २०; २४; २६; ३२; ६,
 ७; ८; २०; २३; २६; ३६; ७,
 १३; २६; ८; २; ऐआ. १, ४, २;
 ३; २, १, ३; ७; ६, १; ३, १, ६;
 शां. ३, ७; ५, १०; ८, ९; ९, ४;
 १०, २; ११, १; १२, ५; १५, १;
 ३; २२, १; २६, ११; शांआ.
 ३, ७; ५, १; ७, १५; श. १, ४,
 १, २४; २६; ५, १, २५; ६, १, १९;
 ८, २, ११; ९, २, १३; २९; ३, १०;
 २, २, १, १६; ३, ७, २, ३; ४, ३, ४,
 ८; ४, ५, २१; ६, ३, ३, १४; ४, २,
 ६; ५, २, ३; २२; ७, २, ४; ४, ११;
 ७, १, १, ६; १३; २२; २४; ३७;
 २, ७; १२; १९; २३; २, १, १; ५,
 ६; १०; १९; २०; ३, १, १; ८; १२;
 ४, १, ४३; २, २३; ३०; ५, १, २;
 २८; ३, ३६; ८, १, २, ४; २, १, १;
 २; ४; ३, १, २; ३, ५; ४, १, ३;
 २४; ५, १, २; २, ३; ४-६; ९;
 १५; १६; ३, ४; ५; ४, १२; ६, १,
 १; ४; २; ३; १, ४; १८; १९; ७, ४,

५; ६; १२; १७; ९, १, १, ११; १३;
 २, ३, १४; २४; ३, ४, १२; ४, २,
 ५; ७; ४, ३; १०; ५, १, ४६; २,
 १२; १३; १०, १, २, २; २, २, २;
 ६, ४; ६; ५, २, १; ४, १; ६; ९;
 ११; १३; १६; १९; ११, १, २,
 १२; ६, २२; २, ३, ६; ७, १९; ५,
 ६, ३; ७, १; ६, २, १०; ८, २, १; ४,
 ५; १२, १, १, १; ३, ४, ७; ४, १,
 ३; ५, २, ८; १३; ८, १, १९; २२;
 २, ८; ३, ५; ६; ९, २, ८; १२; ३,
 १६; १३, १, ३, १; २, १, ५;
 ४, १; ५, २; ६, १३; ७, १३; १४;
 १५; ८, ५; ५, २, २; ४, २८; ६, १,
 १०; ८, २, २; ३; ८; ३, ३; १५,
 १, २, २२; २४; ३, १, ३; ७; २८;
 २, २३; ४, २, २९; ३, ११; २५;
 २६; ६, ३, २; ७, २; ६; ८, १०;
 ७, १, ३१; २, १०; १७; २६; २७;
 ३, ११; ९, १, २; १२; १४; ४, ३;
 का. १, २, १, १०; तै. १, १, ४, ७;
 ८, १; २; २, २, १; २; ३, ३; ४; ३,
 ६, ५; ७, ५; ७; ४, ६, ५; ६, ३, १;
 ६; २, २, ३, ६; ६, ३, ४; ३, २, १,
 ६; २, ९; ३, १२; ३, ६, ११; ७,
 ९; १०, २; ८, ६, १; २; १७, २; १८,
 १; २; ५; २०, १; ९, २, २; ४, ६;
 ५, ५; १०, १, ३; ४, २; ९, १२; १३;
 ११, १, १; १२, २, १; ४, १; ५,
 ७; ८; तैआ. १, २७, ३; ५, ९,
 ११; ७, ५, १; १०, १३, १; ६३,
 १; तां. ३, १०, २; ४, ३, ५; ६,
 १७; २४; ६, ७, १०; ८, १५; १६;
 ७, ३, १८; ६, १७; ९, ५; ९, १,
 ३१; ८, ६; १४; १०, १, १; १२.
 ४, १३; ११, १०; ११; १५, १२,
 ५; १६, ५, १५; ८, ३; ६; १५, ६;
 १७, १२, ३; १३, १; १८, २, ४;
 १४; ७, १२; २१, १, ९; ७, ३; जै.
 १०; २०; ७८; ८१; १०३; १०६;

११०; ११४; १२१; १३२;
 १४३; १४५; १५६; १६८;
 १७०; जैड. १, ४, ३, ३; १२, ३,
 २; ३; २, ३, २, ४; ३, ४; ५; ३, ४,
 १, ९; ५, १, ६; १४; २, ८; १२;
 ३, २; ६; ४, २; ६; ५, २; ६; ६,
 २; ३; ७, २; ६; ८, ६; १५; ९,
 ५; ४, ७, २, ११-१७; ५, १, ५;
 २, ५-७; सं. ४; गो. १, ३, १८;
 ४, १; ८; १०; १२, ५, २४; २, ३,
 १६; १७; ४, १८; ५, ८; १३; ६, २;
 ५; ११; १६; -कम् ऐ. १, ७; ९;
 १०; १३; १६; २१; २३; २९;
 २, १; ३; ६; ११; १३; १४; १९;
 २४; ३२; ३, १७; १८; १९;
 २४; ४२; ४७; ४८; ४, ४; १७;
 २०; २१; २३; २४; २७; ३२;
 ५, १; २; १४; २४; २६; २८;
 २९; ३०; ६, ४; ६-८; ९; १९;
 २०; २१; २२; ३२; ३४; ७, १०;
 १२; ३०; ८, १५; २४; ऐआ. १,
 ४, ३; २, १, २; २, १; ३, ३; ७;
 ८; ५, ३, २; शां. १, १; २, २; ६;
 ९; ३, ३; ५, १०; ६, १०; ७, ६;
 ७; ८; ८, २; ९; १०, २; ११, २;
 १३, ३; १५, १; १८, २; ४; २०,
 १; २; ४; २२, १; ३; ४, ५; २३,
 ५; २४, ८; २५, ७; ८; २९, ४; ३०,
 ५; शांआ. ४, ९; ७, २; १०, ८;
 श. १, २, ५, १७; ३, १, १७; ४, १,
 २४; २६; २८; ३, २१; ६, १,
 १०-१३; १५; १८; १९; २, ३; ४,
 ५; १५; १७; ८, १, ३१; ३, १६; ९,
 २, १३; २, १, १, ३; २, १३; २,
 ४, १८; ३, ३, ८; १६; ६, १, ३;
 ७; १५; ३, १, १, २; ४, ३, ८; ४,
 २७; ५, १, ९; २, ८; ६, २, २२;
 ३, ७; १२; १५; ७, १, २३; २५;
 ८, १, १६; ९, ३, १०; ४, १, १,
 २५; २, २७; ५, १; २, ५, ५; ७;

९; ३, २, ५, ४, ४, ८; १०; १७;
 ५, ७, ८; ८, ११; ६, ७, २; ७, १,
 २, ४; ५, १; ४, ३, २, ३; ६, २, २,
 २७; २८: २९; ३, १, १४; १५;
 ३, १४; ५, २, ३; ४, ७, ८; ६, १,
 १२; ७, २, ६, ४, ७; ८; ११; ७;
 १, १, ४; १३; २, १, ५; ६; १, २०;
 २, १६; ५, २, ३६: ८, २, १, १;
 ३, ४, ८; १०; ५, १, ३, ४; २,
 १५; ३, ४; ६, १, २: २३;
 ६, २, ५; ३, १८; १९; २१;
 २४; ७, २, ६; ४, १२; १७; ९, १,
 १, ११; १३; २, ३, १७; २४; २६:
 २७; २८; ३, ३, ३; ४; ५; ४,
 ४, ३; ५; ११; १५; ५, १, ४५; ४८;
 २, १२; १३; १०, १, २, १; २, १,
 १; २, १, २; ४, ४, ४; ५, ४, ६; ९;
 ११; १३; १६; १९; ५, ५, ५; ९;
 ६, ३, १; ११, १, १, २; ४, ६, २२;
 २४; २, ४, १०; ५, ३, ६, १३, १४;
 ७, १९; २६; ४, १, ८; १६; २, १९;
 ५, ५, १, ३; ४, ५; ६; ६, ३, ६, १, ८;
 ९, १०; ११; २, ४, ७, ३, २, ४, १, ८,
 ३; ५; १२, २, २, ६; ९-११; ३,
 १; १२; ३, ३, १३; ४, १, १०; ५,
 २, १२; ७, २, १५; ८, २, २; ३, २, ९,
 १, १७; १३, २, १, ५; २, १६; ३,
 १; २; ४, १; ५, २; ७, १०; ११;
 १३-१५; ८, १; ९, ७; ११, २; ५,
 १, २; ३, १०; ६, १, ३; ८, २, ५;
 ४, १; १४, २, १, २; ३, १, ३; ७; ४,
 २, २७; २८; ३, २, १; ६, १, ८; ११;
 २, ११; ३, २; ७, ३; ७, १, ७, २,
 ११; २५; ८, ४, १; ११, १; १२, १;
 ९, १, २; १९; का. १, १, २, ९; २,
 ४, १३; ६, १, २; ६; ११; २७; ४, ९;
 २, २, ३, १६; ४, १४; ता. १, १, २,
 ५; ४, ५; ६; ७; ४, ८; ६, ८; ९, ८;
 २, १, ७; ९; १६; २, ३; ४, ४, १; ३;
 ३, ४, २; ३, ७; ६, १; ५; ७;
 ९; ७, ३; ४; ५; ८, ४; ४, १, ३; ४;

८, ५; १०, ३; ४; ६; ७; ८; ९; ५,
 २, ५; ६, २; ६, ३, ६; ७; ७, २; ८, १;
 २; ७, ७, २; ९, ६; ८, २, १; ८, ५;
 २, १, ८, ३; २, ३, ५; ६; ४, ६; ७, ५,
 ४; ६, ४; ७, ३; ४; ८, १; २; ११,
 ५; ४, ७, ३; ५, ५, २; ७, १३, ३;
 ३, १, १, ७; २, २; ५; ३, ७, ७; ८;
 ८, २; ९, ३; ७, ६, १३; ७, ४; १२,
 ५; ८, ८, ३; १६, १; २; १७, १; ८,
 १८, १; ३; ५; २०, ५; २२, १; २;
 ३; ९, २, १; ३; ३, १; ६, ४; २०,
 २; १०, ५, १; ९, १०; ११; ११,
 १; २; ५; ६; ११, ६, १; ७, २;
 ४; ९, २; ७; १०, १; ४; १२, २,
 २-७; ८; ९; ३, २; ४, २-६;
 ७; ५, ६; ७; १०; ता. १, ८, ४;
 २५, २; २, १, १; ९, १; १४, १;
 १९, १; ५, १, ६; ७; ७, १२; ८, ३;
 ६, ५, १; ७, १, ९, २; ८, ६, १; ता.
 २, ६, २; १०, ३; ३; १२, २; १५,
 २; ३, २, २; ५, ३; ६, ३; ४, २, २; ३,
 २; ३; ५; ४, ६; ५, ३; ६, १८; ७,
 १०; ९, २२; ५, १, १०; ३, ५; ४,
 ५; ५, ४; ६, ८; १५; ७, ११; ६, ७,
 ९; २४; ७, ४, २; ७; ७, १७; १८;
 १०, ६; ८, २, ६; ३, ५; ४, १; ९;
 ५, ७; ८, १३; ९, ५; १५; १६;
 ९, २, ९; ७, १२; १०, ४, ५; ५,
 १३; १५; १२, ३; ४; ११, ५, २०;
 २५; ८, १४; १०, २२; १२, ३, २३;
 ५, १६; ६, १२; १०, ६; ११, १०;
 ११; १३, ९, १९; ११, २२; १४,
 १, १३; ३, २४; ५, २५; ९, १६;
 २९; ३२; ४०; १०, ९; १२, ५; १५,
 ३, १३; ३६; ५, ११; ९, १४; १६,
 १२, १; ७; १५, ६; १७, १, १; १२,
 १; ३; ४; १३, १८; १८, २, ४; ८;
 ९; १४; ३, ३; ४; ६, २७; ७, १; ९;
 १०; १२; १३; १, १०; १९, ११,
 ६; ११; २०, १, ३; ७, १; ११, ३;
 १५, १; १६, १; २१, ८, २; ६; २४,

१, ३; २५, १, ३; २, २; ८, २; १०,
 १७; १२, २; १६, २; ज. ४; १०;
 १३; १५; १९; २०; २२; ३२;
 ४७; ५४; ६२: ६५; ६९; ८१;
 ८४; ८६; १००; १०३; ११५;
 ११६; १२९; १३२; १३५; १३६;
 १३७; १४१; १४३; १४५; १४६;
 १४७; १५२; १५६; १६४;
 १६८; १७६; १७७; १९४;
 १९८; २००; २०६; २०९;
 २१२; जै. १, ४, १, १; २; ३;
 ५; २, ५; ६; ८; ९; १२, ३, २; २, १,
 १, २; २०; ३, १, ५; ७; ९; ११; २,
 ५; ३, १; २; ४; ५; ४, १, २; २२; ३,
 ७; ८; ३, ३, १, ४; ५; ७; ४, २; ४,
 १, ५; ५, २; ५, १, १०; ३, ५; ९,
 १; २; ४; ६, १, ५; ४, ५, १, ४; ६,
 ३, ४; ५; ८; ३, ३; १०; ११; ४, ४;
 ७; ५, २; ४; ५; पा. १, ५; २, २;
 ३; ३, ७; सं. १; सा. १, १, १५;
 १६; १७; १८; ४, १४; १५; ३, २,
 ५; ८, ३; गो. १, २, ४; १५; २२;
 ३, ८; १०; ४, २-५; ८; १०; २०;
 २३; ५, २४; २, २, ६; ३, १७; ४,
 ८; ५, ८; १२; १३; १४; २; ३;
 ४; १२; -कम्-कम् ज. १९८;
 -कयो: ऐ. १, ११; ४, १५; ५,
 ३१; सा. ३, २, १, १; ७, ४, २,
 २३; ९, १, २, १७; १२, ८, ३, ६;
 ता. १, २, १, १५; ३, ४; ४, ६, ६;
 ५, २, २; ८, ८, ४; ३, २, १, ३; ८,
 १५, ३; १७, १; ८, १८, ६; ९, ३, १;
 ता. १२, ११, २२; १६, १०, ८; १८,
 १०, ५, १९, १२, ७; २३, १५, ७;
 ज. १८७; -कस्य ऐ. १, ८; २,
 १; १७; ३, १९; ४२; ४, १७;
 २०; ३०; ३२; ५, १४; २५; ६,
 ६; ८; २३; २६; ३६; ७, १०, ८,
 २; सां. १, १; ६, १५; ७, ८; ९;
 ८, २; ९; ११, ४; १४, १; ३; २०, ४;
 २१, ४; २२, १; ९; २४, ८; २६,

१६;१७; शांआ. ३,२; श. २,
 २, ३,९; ३,७,१, २३; ४,२,५,
 १०; ६,६,२,४; ७,५,१,३; ९,
 ४,४,१५; ११,५,३,७; १३,१,३,
 १; २; २,१,५; २,१६; ३,१; ६, १;
 ८,१; १०,१; १४,७,१, १०; का.
 १,२,३,८; तै. १, २,३,४; ४,२; ३,
 ५,१; ७,३; ४, ६,३; ६,३,
 ७; ७,७,२; ८,४,३; ८,३; २,१,
 ११,१; ३,१,२, ११; २,१,६,२,
 ९; ३,१,२; ३,७,४; ५,९; ११; ८,
 १,२; ६,१; २; ८,३; १६,२; १७,
 २; ३; १८,३; ४; ६; १९,१;
 २०,१; २२,१,२; ९,४,३; ६; ६,
 ४; ५; २०,२; १२,२,९; ३,१,४;
 ४,७; ५,२; ८; तैआ. १, २,५,२;
 ७,४,१,३; १०,६,३,१; तां. २,६,
 २; १२,२; १५,२; ३,२,२; ५,२;
 ४,२,३; ३,२,४, ११; ७,१; ७,३,
 ५; ५,३; ६,५; ७,४; ८,५; ६,३,
 १५; ७,३,२,३; ४,१; ७,१,२; ८,
 २,६; ५,७; ११, ५, १९; ८, १४;
 १०, १६; २१; २२; १२, ३, २, ३;
 ४, १४; ५, १६; १३, ९, १९; ११.
 २२; १४, ३, ९; ५, १७; २५; ९, १६;
 २१; २९; १०, ९; १५, ३, १३; ५,
 ११; १८, २, ७; ६, ८; ७, ३; ८, १८;
 १०, १०; १०, ११, ६; २५, १, ३;
 २, २; जै. १०; १३२; १५६;
 १६८; जै. ३, ६, १, ६; ४, ८,
 ४, ५; ७; ५, २; ४; ५; आ. १; २,
 १४, १; प. ३, ७; गो. १, १, १, ३;
 १४, २, २, ४; ३, २; ३; १२, ४, ८;
 १०; २, १, १; ३, १, ७; १९; २३;
 ५, ८; १२; १४; ५, १५; ६, २; ३;
 ५, ७, ८; १३; १६; -का: ऐ. १,
 ५; ८; २५; ३०; २, १७; ४, ९; १६;
 १८; १९; २५; ५, ३; ७; ६, १५;
 ७, १; ऐआ. १, १, २; २, ३; ४; ३,
 ८; २, ४, १; ३; ५, १; शां. १, १; ३,
 ८; ४, ११; १४; ८, ८; ११, १; ६;

१४, ५; १६, ११; २०, ४; शांआ.
 २, १७; ५, ३; ६, २०; १३, १; शा.
 १, २, ४, १४; २०; ३, २, ४; ५,
 ११; १३; ४, १, २२; २३; ७, १,
 १७; २, १, ४, ११; २५; ३, ३, ४, ३;
 ६, १, १३; ४, १३; ७, १, ६; ४, ५,
 ३, ६; ६, १, ४; ५, १, ३, ११; ६, १,
 २, ३, ५; २, २, ३; २८; २९; ३, १,
 ११; १७; १८; ३, १; ५; ५, २,
 १७; २२; ४, १, ३; १४; ६, २, १;
 ७, १, १६; १७; २२; ३, १०;
 १६; ७, १, १, ३, ४; ३, ५; २, ६; १९;
 ३, १, १३; २, १, ३; ४, १, १, ४;
 २, ५; २, ७; ३, १; २, ८; ३, ०; ५, १,
 १; २; ९; ११; २, ७; २, १; ३;
 १८; २०; ३, १; ३, ४; ३, ५; ८, २, १,
 १, ७; ३, १, १०; २, ७; ४, १, १, २;
 २, १, ५; ५, २, ९; ३, ६; ६, ३, २, १;
 ७, १, ७; १, २; २, १; १७; ३, १, ९;
 ४, १; ४; ९, १, १, २, ६; २, ३; ११;
 १, ४; ३, ४; २, १, २, ०; २, १; २, ६; ३,
 १, ३; ४; ४, २, १; ८; ५, १, ५, ८;
 १०, १, २, २; २, ४, ४; ५, १; ८;
 ६, ७; ४, ५, ३; ५, ४, ३; ६, ५, ८;
 ११, १, २, ८; २, २, १; ३, २; ६,
 ११; ५, ८, १; ६, ३, १०; ८, १, १;
 २; १२, १, ३, १९; २, २, १; ६;
 २, १; ३, ९; ३, ४, ७; ११; ८, १, ९;
 २, ३, २; १३, १, ७, २; ३; २, ८, ४;
 ४, ४, ११; ५, ४, २, ६; ६, १, ३; ९;
 ११; २, १; १४, ३, २, २, ३; ४, २,
 ११; २, ४; २, ६; ५, १, १, ९; २, ३; ४,
 ५; ६; ५, १, ५; ६, ७, १, ७; ९, ९;
 २, ८; ७, १, २, २; २, १, ४; ३, ६; ७;
 का. १, १, ४, ११; २, ३; २, १, १, ०;
 २, २, २, १, २; तै. १, १, ५, २; ७;
 ८, १; ६; २, २, १; ४, ६, ७; ५, ६,
 ६; ६, ३, १; ७, १०, ६; २, २, ३, ३;
 ७, ४, ३; ६, १; ५, ५, २; ७, ९, ५;
 ८, १, ३; ८, ९; ३, २, ३, ६; ४, ६;
 ७, २; ३; ३, १, २; ४, ४; ९, २;

७, ६, ९; १४, १; २; ८, १०, ३; ४;
 १६, ३; १७, २; १८, ४; २०, १; ९,
 ३, २; ३; ४, २; ६, २; १६, ४; ११,
 ७, ४; १०, २; १२, ८, २; तैआ.
 १, २, २, ८; ५, २, ८; ३, ३; ६, १;
 ९, १; ४; ६, १, ४; ७, ५, २; १०,
 १०, १; तां. २, १, ४; २, २; ३, ५;
 ४, १, ७, ४, ११; ६, ४; ९, २; ७;
 ६, २, ३; ७, १, १; ६; ३, ९;
 २०; ७, ७; १०, ५; ८, १, ९;
 १०, १, १०; १०, १; १२, २, ७;
 ४, ९; १५, १०, ९; १६, ११, ४;
 १६, ४; १८, ६, ३; १९, १०, ९;
 २०, ५, ३; १४, ५; २१, २, ७, ४;
 ७, ७, २; २३, १, ७, २; १८, ३; २४,
 १, ३; जै. ४; ३, ४; ४, ७; ४, ८; ८, १;
 ८८; ११६; १३९; १६९; १८५;
 २०९; जै. १, १, ७, ४; २, ३, २;
 ३; ६; ५, १, २; ६, १, ५; ७; ७, १, ३;
 २, ४; १२, २, ५; ६; ७; ८; ३, १,
 ४, १०, ४, ३, ६; ८; प. २, १; गो.
 १, २, ९; १६; ४, १०; २०; २, १, १;
 २, ८; १३; १७; ६, २; १४; -का
 ऐ. १, ११; २, ३; ४, १, ८; १९; ३०;
 ५, ३, १; ६, ८; ९; २०; ७, १; ८,
 २, ४; ऐआ. २, ३, ७; ६, १; शां.
 ६, १०; ७, ९; ८, ९; शांआ. १, ७;
 ३, २; श. १, २, ४, १, ८; ६, ३, १, ७;
 ८, ३, १, ७; २, २, १, १, ८; ४, २,
 १, ५; ३, १, ४, १; ६, २, २, २; ४, ५,
 ८, १, १; ६, १, १, ९; ३, १, ९; ३, ७;
 ६, १, १, २; ७, ३, ४; ७, १, २, २, ३;
 ४, २, १, ८; ८, ३, ३, ५; १०, ३, ३,
 ८; ४, २, ३, १; ५, २, २, ३; ६, ३, १;
 ११, २, २, ६; ७, १, ९; १२, १, १,
 ७, १, १; २, १, ३; २, २, ५; ४, २, ७;
 ३, ७, ५, २, १; ६, १, ३, ९; ८, ३,
 २, १; ९, २, १, २; १३, ६, १; १०, ८,
 २, १, ३; १४, ४, २, २, ८; ३, २, ६, ५,
 १, ५; ६, ८, १०; ७, २, ८; ८, १, २,
 १; ९, ४, ४; ११; का. १, ३, ३,

१३; २,२,२,१०; तै. १,२,३,४;
 ३,६,६; ६,३,७; १०,५; ७,९,६;
 २,१,३,३; २,७, ४; ३,८,६,५;
 ८,३; १०,११,१; तैआ. १,६,३,
 २७,५; ५,९, ११; ८,८,५; ९,१०,
 ५; १०,६२,१; तां. २,६,२; १२,
 २; १५,२; ३,२,२; ५,२; ४,२,३;
 ३,६; ५,९; ६,२,३; ५,७,९; ६,
 ७,२,२; २,३; ८,१८; ७,३,२,४; ८,
 ९,३; ११,५,२,२; ८,१४; ९,६;
 १०,२,२; १२,३,२,३; ५,१६; ११,
 २,२; १३,९,१९; ११,२,२; १४,५,
 २,५; ९, १६; २,९; १०,५; १५,३,
 १,३; ५,११; १६,६,६; ८,६; १०,
 ८; १७,१२,४; १९,१२,७; २०,
 ११,६; २१,१,९; जै. ११; १४;
 ६,९; ७,८; २००; जैउ. १, ४,२,
 ४,५; २,३,१,११; २,३; ९; ३,२,
 ४,६; ५,८; ९; ६,१,२; ४,८,४,४;
 १०,१,२; २,५; ११, ५,१४; प.
 १,६; मं. २, ३,४; गो. १,४,७;
 ९; २,१,८; २,४; ७; ५,१४; ६,
 २; -कात्-कात् तै. ३, ९,१५,
 १; -कात् ऐ. १,५; २,३; ३, १८;
 ४, १६; १८; १९; २०; २४; ३०;
 ५, ७; १०; ३, २; ६, १५; १८;
 ३, २; ७, १; १०; ८, १४; १५; १९;
 ऐआ. १, २, ४; २, ४, १; शां. १,
 १; २, २; ३, ७; ४, ११; १४; ६,
 ९; १५; ८, ७; ९; १६, ११; २०,
 १; ४; २४, १; २६, ३; शांआ. १,
 ५; २, १७; ४, १५; शा. १, २, १,
 १, २; ४, ७; ११; १, २; १, ५;
 ५, १, ३; १, ५; ७, १, १, २; ८, १,
 १, ९; २, १, ०; २, १, ४, २, ५; २,
 १, १, ८; ३, २, ३; ३, २, १, ४; ३,
 ४, ३; ४, ४, ४, ५; ६; ६; १, १, २; १, ५;
 ४, १, ३; ७, १, १, ४; ४, ५, ३, ६;
 ५, ३, ६; ६, १, ४; ५, ४, २, ६; ६,
 १, २, ५; ११; ३, ५; २, २, २, ८; ३,

३, १, ५; १, ६; ५, २, १, १; १, ४;
 १, ६; ३, ३; ७, १, २, ३; २, १, ०;
 १, १; १, ६; २, ३; ४; ५; १, ०; १, २-
 १, ५; ७, ३, १, १, ४; १, ७; २, १, ३; ४,
 १, २, ६; ३, १, ५, १, २; ३, ३, ७; २, २, ७;
 ८, ३, ४, ७; ६, १, १, ५; २, ३; ७, १,
 १, २; १, ३; २, ३; २, १, ५; १, ३; ३,
 १, ०; १, ३; २, १, १, ६; १, ८; ३, २;
 २, ३; २, ३, १, ७; ४, २, २; १०,
 १, २, १; २, ५, १, ४, २, १, ८; ५, ३;
 ५, ४, ३; १, १, २, ८; ६, ५; २, ६;
 २, २, १; २, ४; ३, ३; ७, ८; ५, ८, २;
 १, २, १, ३, १, ९; ३, ४, १, १; ४, १, २;
 ५, २, १, ०; ८, २, ३, २; ३, ३, १; १, ४,
 १, २, २, ३; २, २, २, २; ३, १, २, ५,
 ४, ६; ६, ७, १, ७-१, ९; ७, ३, ७, ८,
 ५, १; १, ५, ९; का. १, १, ४, २, ३;
 २, १, ४, १, ०; २, २, ५; ७; ८;
 १, २; तै. १, २, २, ४; ३, ३; ३, ५,
 ४; ७, ५; ४, ५, ४; ७, ४, ४; ९, २; २,
 २, ३; ४; ४, ३; ३, ५, ३; ८, ३, ८;
 ३, २, ३, ६; ७; ७, ३; ६; ३, १, २; ७;
 ६, १, ४; ८, १, ६, ३; १, ८, ४; ९, ४, २;
 २, १, २; १, ०, २, १; १, २, ५, ७; तैआ.
 १, ९, ५; २, २; २, ३, ९; २, ६, १;
 २; १, ५, १; ३, १, १, ४; १, २, ६; ५, ३,
 ८; ६, ७; ९, १; १, १; १, २, २; ३; ९,
 १, ०, ५; १, ०, १, ४; १, ०; १, ४; तां.
 ३, १, ०, २; ४, १, ८; ७, ३, १, ०; ४,
 २; ३; ५; १, ०, ७; ८, ९, ३; २, १; १, १,
 ५, ६; १, ०, १, २; १, ४, ७; १, ५,
 १, ०, ९; १, १, ५; १, ६, ८, ६; १, ०, ३;
 १, १, ४; ९; १, ४, ४; १, ७, १, ३, १, ८;
 १, ४, ४; १, ९, १, ०, ४; १, १, ८; २, ०,
 ८, १; १, ४, ५; २, १, १, २; २, ५; ६;
 २, २, ८, ३; ४; १, ३, २; २, ३, ४, ४; ७,
 ६; ९, ३; २, ४, १, २; २, ५, १, ०, १, ०;
 जै. १, ५; ३, २; ३, ४; ३, ९; ४, ७; ९, ०;
 १, ०, १; १, १, ६; १, ४, १; १, ५, ५; १, ७, ५;
 १, ८, २; २, ०, ९; २, १, २; जैउ. १, १, ३,

२; २, ३, १; ७; ७, १, ४; २, ४; ३, ३,
 २, १; ४, १, ५, ९, ३; ४; गो. १, ०, १,
 १, २; ८; १, ६; २, २, ०; २, २; ३, १; ४,
 १, ०; ५, १, ४; २, ४; २, ५; २, १, १, २,
 ८; ४, १, ८; ६, १; २; १, ०;
 -कानाम् ऐ. १, २, ५; २, १, ७; ४; ४,
 ९; ५, ३; ऐआ. १, १, २; ३, ८; २,
 ५, १; ५, ३, २; शां. १०, १;
 १, ४, १, ५; ३, १, ३; ७, १, ५; १, ४; ५, १, २, ४;
 ५; ६, ५, २, ७; १, २; ३, १; ४, १, ४;
 ७, १, २, २, ०; ४, १, ८; ५, १, १, ८,
 ६, १, १, ५; २, १; ९, १, २, ३, ६; २,
 ३, १, ८; १०, १, २, २; १, २, १, ३,
 १, ९; १, ३, ६, १, ३; १, ४, ४, ३, २, ४;
 ५, ४, ५; ६, ३, १; ७, २, २, ४; ३, ६;
 तै. १, ३, ९, २; २, २, ९, ५; ३, २, ३,
 २; ४, ६; ७, ३; ३, ४, ५; ८, १, ०, ४;
 २, ०, ५; ९, ३, २; ३; ४, ५; ८; १, ६,
 २; तैआ. १, ३, १, ४; ५, ३, ३; तां.
 ६, ७, १; ३; ७, ३, ९; १, ४, १, १,
 १, ९; १, ६, १, ०, ३; १, ६, २; १, ८, २,
 ७; जै. ७; ३, ४; ८, १; जै. ८, ४;
 जैउ. ३, ३, ३, ७; आ. २, ७, १;
 २, ०, ७; जैआ. २, ३, ८; प. २, १,
 सा. ३, ९, ५; गो. १, ४, १, ०; ५,
 १, ६-१, ९; २, ४, १, ८; -काभ्याम्
 शां. २, ४, ३; शा. ६, ७, १, २, ६;
 ७, ४, २, २, ५; १, ४, २, १, ४; -काय
 ऐ. ४, १, ६; १, ८; ३, २; ५, १, ४; शां.
 १, ५, १; २, १, ६; शा. ९, ५, १,
 ४, ६; १, १, ५, ३, ७; १, २, २, ३, १, १;
 ५, २, १, ५, ८, १, २, २; ३, ५; १, ३, ८,
 १, १, ७, १, ४, ४, २, २, ९; ७, २, ८; तै.
 १, १, २, ५, ५, ३; २, २, ८, १; ३, ४,
 ८, १, ८, १, ६, ४; ९, ३, १; १, २, २,
 २-८; ४, २-६; तैआ. ६, २, १, ४,
 २; तां. ६, ८, १, ५, १, ६; २, १, ४, ३;
 जै. ९, ३; १, ५, ३; गो. १, ४, १, ४;
 २, २; २, २, ८; -के ऐ. १, ५; १, १;

† 'देवलोकानाम्' इति H. मुपा. चिन्त्यः ।

२८; २, ३४; ३, १७; २३: २५;
 ४६; ७, १५; १७; २१; २४; ३०;
 ५, २२; २६; २८; ३१; ६, ७; ८;
 २०; २६; ३४; ३६; ७, १०; ८;
 ११; १४; १९; २०: ऐआ. २,
 १, ३; ८; ५, १; ६, १; ५, १, १; शां.
 १, १; २, २; ७, ९; १०; ९, २; १०,
 ३; ११, ३; १२, ५; १३, ५; ९;
 १४, २; ३; ४; १५, ५; १६, ५; २३,
 ५; २५, ७; शांआ. १, ७; २, १७;
 ३, १; ५, २; ९, २; ११, ३; शा. १,
 ४, १, २, ४; ५, ३, १, ४; ६, ३, ४, १;
 ४, १, ६; ८, १, २, १; २, १, १; ९, २,
 २९; २, २, २, ७; ३, ३, २-४;
 ८; ११; ४, २, ६; ३, ४, ४, ३; ५;
 २७; ५, १, ७; ८; ६, २, २, ३; ८, ३,
 ३, ७; ७, ३, ४, ५; ५, ८, १, १; १, ६;
 ६, १, १; ५, २, १, २, ५; ६, ४, २, ६;
 ७, २, ६; ३, ३; ८, २, ३; ७, १, १,
 ६; २, २; २, ७; १, २; २, १, १, ०;
 ३, १, ८; १, २; २, ९; ४, ६; ५, १, ९;
 ८, ३, ४, १, ०; ६, १, १; २; ३; ४;
 ५; १, ०; २, १; ३, १, ९; ७, १, १, ५;
 ९, १, १, ३, ७; २, १, ७; ३, ४, १, २; २,
 ७; ५, १, ४, ९; १, ०, ५, ४, ३; ६, २,
 १, १; ११, १, ६, २, २; २, ३, १, ५,
 ३; ७, १, ९; ३, ३; ५, २, १, ०; ३, ६;
 १२, १, १, १; ३, २, २, ४, ३; २, ३,
 १; ४, १, ६; ३, ३, ४; १, ३; ५, १, १;
 ५, २, ९-१, १; ८, १, १, ९; २, ०; २, २;
 २, २; ३, ७; ९, १, १; १, ७; २, ८;
 १, ३, १, ३, ४, २, ६, १, ३; ७, १, २;
 ८, ५; १, १, २; ३, ५, १, २; ५, २, २;
 ४, २, ८; ८, १, १, २, १, ३, ३; ४, २;
 १, ३, १, २, २, ४; २, १, ८; ३, १,
 २, ८; ५, १, १, १; १, २; ६, ८, १, ०;
 का. १, २, २, ५, ४, १, २, ०; तै. १,
 १, ४, ३, ४, ७; ५, १-३; ८, २, २,
 १, १, ५; ३, ३, ४; ७, ८; १, ०, ५; ८;
 ९, ४, ९, ५; ५, ९, ७; ६, २, २, ४,
 २; ७, ५; ८, ३; ७; ९, ४; ७, १, १;

७: ८, ६, ६; ८, ४; ५; २, २, ३, ५;
 ५, ६; ७, ३; १, १, ५; ३, ३, १; ५,
 ६, ३; ६, ३, ५; ८, ८, २; ५; ३, १,
 ६, ५; २, ७, १; २; ५; ९, १, ५; ३, ३;
 ३; ६, १, १; ९, १; १, ०, २; ३; ७,
 ५, १, २; ६, ५; ८; १, ०; ८, २; ९, ८;
 ८, १, ५, ३; २, ०, ५; ९, ३, ३; ५, ५;
 ६, ३; १, ५, १, २; २, १, १; १, ०, ९,
 १, ०; १, ५; १, १, २; ३; १, १, २;
 ७, ४; १, ०, १; २; १, २, २, ९; ३, ४;
 ४, ७; तैआ. २, ४, १; १, ५, १; ५,
 ४, ९; ७, १, २; ९, ३; १, १; ६, ७, ३;
 १, ०, १, १, ६; ६, ३, १; तां. २, १, ०,
 २; ७, ३, ५; ६, १, ९; २, ४; ७, १, ०;
 ५, ५, ५; ७, ९; ६, १, ०, १, ७; ९, १,
 ३, १; २, ९; ८, ५; १, ०; १, ०, १, २, ३;
 ४; १, २, ९, ६; १, १, ७; १, ३, ३, ४;
 ४, १, ०; ५, ७; ९, ६; १, १, ७; १, ३,
 ३, ५; ५, १, ०; ९, ५; १, १, ६; १, ७,
 ३, ४; २, ९; ५, ६; १, ६, १, १, १, ६;
 १, २, १; १, ७, १, ४; १, ३, ७; १, २;
 १, ५; १, ८, ७, ७; १, ०, ५; १, ९, ३, ५;
 २, ०, ४, ७; १, ६, ७; ८; २, १, ९;
 ८, ६; २, ३, १, ९, २; जै. १, १; १, ३;
 १, ४; ७, ८; ८, १; ८, ६; ८, ८; १, ०, २;
 १, ०, ३; १, १, ४; १, १, ८; १, ३, २; १, ३, ६;
 १, ३, ७; १, ४, ३; १, ४, ४; १, ४, ५;
 १, ४, ७; १, ५, ३; १, ६, ८; १, ८, ७;
 २, ०, ६; जैउ. २, ३, ३, ४;
 ५; ४, ३, ६-८; ५, २, २; ३, १,
 ३, ३-५; ३, १, ५; ७; २, २; ३, ८;
 १, ०; ४, ६; ४, ५, ७; ७, ७, २, ९;
 १, ८; ८, ४, ३; १, ०, ४, ९; घ. १, ६;
 २, ८; ३, ७; सं. २, ६, १, १; सा.
 १, १, १, २; आ. १; गो. १, २, ४;
 ३, १, २; १, ८; ४, १; ८; १, ०; १, २;
 २, ३; ५, १, २; १, ३; १, ४; २, १, ७;
 १, १; २, १, ४; ३, ७; १, ७; २, १, ४;
 ७; ८; ९; ५, ८; ६, १, २; १, ४; १, ६;
 -केड-के सा. १, ३, ३, ५, १; तै.
 ३, ९, १, ५, १; -केन ऐ. ५, २, ४;

ऐआ. ३, १, १, २; ५; ६; शांआ.
 ६, ८; १, ६; ७, २; ४-८; १, २-१, ४;
 १, ५; १, ६-२, ३; शा. १, २, ७,
 १, ९; १, २, १, १, २; ८, २, ८-१, ०;
 तैआ. ७, ३, ४; गो. १, १, १, २;
 १, ४; ३, २; ३, ४, २; -केभ्यः ऐ.
 १, २, ३; ७, ४; ६; ५, १, १; शां.
 ३, २; ७, २; १, ०; ८, ८; १, २,
 २; शांआ. ५, ८; शा. १, ७, १,
 १, ७; ३, ६, ४, १, २; ७, १, १, ४; ६,
 ३, १, ३, ६; ३, ७; ३, १; ५, ३, २;
 ७, ३, १, ४; १, ६; ७, ४, १, १, ४; ५,
 २, ३, १, ८, ३, ३, ५; ७, २, १; ९, १,
 १, २, ३; २, १, १; २, १, २, १; १, २, १,
 २, २; १, ३, ६, ७, १, ७; तै. १, ४,
 ६, ७; २, २, ४, ६; ७, ६, १; ३, ५,
 २; ३, ३, ६, ३; ९, ३; १, १, ४, ४,
 ८, १; ८, ७, ३; ९, ६, २; १, ६, ३;
 तैआ. ५, २, ८; ६, १; ९, १; ४;
 तां. ७, १, ६; ७, ८, ३, १; २; ९, ३;
 ९, २, १, १; १, २; १, ०, १, २, २; १, १,
 ५, १, ०; ८, १, १; १, २; १, ३, ५, १, ३;
 १, ६, २, २; ३; २, ०, ६, १; २, ३,
 १, ७, २; जै. ६, ९; घ ३, ८; गो.
 १, ४, ८; २, २, ७; ५, २, ६, १, १;
 -केषु ऐ. १, १, ४; २, ३; २, ४; २, ६;
 ३, ६; ३, ४, ६; ७, १, ६; १, ९; ५, १, १;
 ७, १; ८, ९; १, ०; ऐआ. १, २, ३;
 २, ३, ७; शां. १, २; ७, ४; ८, ८;
 १, १, १; १, ३, ३; २, १, ६; २, ७, ८;
 सा. २, २, १, १, ४; ३, २, १, ३; ४,
 ४, ३; ५, ४, २, ६, १, १, २; १, ५; ९,
 ४, १, २; ५, १, ३, १, १, ४, ५, १, ४;
 ६, १, २, ५, २, ३, ८; ३, १, १, ७; ३,
 ५; ५, २, ६; ७, ३, १, १, ३; १, ४;
 १, ७; ४, १, २, ७; २, ८; ५, २, १;
 १, ८; २, ०; ३, ४; ३, ५; ८, ३, ३, ५;
 ४, १, ९; ६, ३, २, १; ७, २, १, ४;
 २; ३; ४; ५; ९, २, १, २, १; ३, ४, ४;
 ४, २, १; २, ८; १, ०, २, ५, ८; ६,
 ८; ४, २, २, ६; २, ९; १, १, २, २, ३, ४;

३, १; १२, ३, ४, ११; ४, १, ३; ८,
३, २०; २६; ९, २, १२; १३, १, ७,
२; ३, ५, १; ६, २, १; १४, १, ४,
१०; ४, १, १; ६, ७, १७; ८, १५,
१; का. १, २, १, ९; तै. १, १, ५,
२; ७; ८, ६; २, १, २, ३; २, १, ४, १;
५, ६, ७; ६, ३, १; ७, १०, ६; २, २,
९, ५; ३, १, ४, १३; ५, १; ९, १५,
१; १६, ४; ११, १०, २; तैआ. ५,
८, ३; ९, २; तां. ४, १, ८; ४, ११;
९, २; ७, ५, ५, ६; ८; २०; ७, ९; ६,
२, ४; ७, ३, २०; ७, ७; ८, ३, १; ९,
२; ९, २, ११; १०, १, ३; १६, ८,
३; १६, ४; १७, १३, १८; १९,
१०, ९; २०, १४, ५; १५, १; १६,
६; २२, ८, ३; १३, २; २३, ४, ४;
७, ६; ९, ३; १४, ६; १८, २, ३; २५,
१५, २; १६, २; जै. १५; ४७;
८१; ८८; १३९; १५५; जैउ. १,
१, ७, २; ५, १, २; १०, १, ११; ५,
२, ३; ५, २; गो. १, १, ३; ४; १५:
३९; २, २४; ३, १; २२; २, २, १३;
४, ११; ५, ७; ६, २; ११; १२;
-कै: ऐ. ४, १८; शां. ११, १;
श. १, २, ४, ११-१४; २०; ६, ७,
१, २२; १२, ८, १, ९; १३, २, ८,
४; १४, ४, १, २४; का. २, २, २,
७; ८; १२; तै. २, ७, ९, ५; तां.
७, १, १; जै. १५५; जैउ. १, १,
७, ५; ३, २, ५; -कौ ऐ. ४, २७:
६, ७; ८, २; ऐआ. १, २, ३; शां.
२, १; श. ३, २, १, २; ४, ६, ७,
१४-१७; ६, ७, १, २६; ७, १, २,
२३; ३, १, १; २७; ४, २, २२;
२३; २५; २, २, ३, १४; ११, ५,
३, ६; १२, ७, ३, ७; १३, २, ४, १;
१४, २, १, ४, ७, १, ७; तै. १, २, १,
१५; ४, १; ३, १, २, ५; ९, २, १;
तैआ. ६, १, २; १२, १; तां. ७, ९,
५; १०, १; जै. ३८; १६८; १६९;
२००; जैउ. १, ६, १, ३;

गो. २, ५, १३.
लोक-काम- -मा: श. ४, ६, ९,
२३; तां. ८, २, ६; -माय तां. ८,
२, ५.
लोक-कृत्- -कृत् तै. १, २, १, २०;
२, ५, ८, २; ७; ३, ७, ७, १०; तैआ.
६, १, ४; -कृतौ तै. ३, ३,
७, ७.
लोक-जित्- -जित् श. १४, ४, १,
३३; जैउ. ३, ५, १, १०; गो. १, ५,
२४; २५.
लोक-धारि(न्→)गी- -गी तैआ.
१०, १, ८.
लोक-पक्ति- -क्ति, -क्तिम् श.
११, ५, ७, १.
लोक-पाल- -ल: शांआ. ५, ८;
श. १४, ७, २, २४; तैआ. १०, १४,
१; -ला: ऐआ. २, ४, ३; -लान्
ऐआ. २, ४, १.
लोक-भाज- -भाज: श. ७, २, १,
८; -भाजम् श. ७, ५, १, २८.
लोक-मु(य→)यी- -य्याम् श.
८, ५, २, ९.
लोकम्पूणा(-कम्पूण)- -णया
श. ६, २, ३, ६; ८, ७, २, ८; ११;
९, १, २, १९; ४, ३, ४; ५;
तैआ. १, २५, ३; -णा श. ६, २,
३, ६; ८, ५, ४, ८; ७, २, १; २;
६; ७; ८; ११; १४; ९, ४, ३, ५;
१०, ५, २, ८; १५; ४, १; २; ३; ४;
५; ८; १०; १२; १३; १७; -णा:
श. ६, १, २, २५; ८, ७, २, १०;
९, १, २, १९; १०, ४, २, १८;
३, ५; ८; २०; तै. ३, १२, ५, ५;
-णाम् श. ७, १, १, ३३; ८, ५,
४, ८; ११; ७, २, १; २; १०, ५,
४, १-५; ८; १०; १२;
१३; १८; -णाभि: श. १०, ४,
३, १२; -णाया: श. ६, २, ३, ६;
-णाथै श. १०, ५, ४, १५; -णे
श. ८, १, ४, १०; २, ४, २०; ३, ४,

१५; ४, ४, १२; १०, ५, २, ८.
लोकम्पूणा(न्त→)न्ता- -न्ता:
श. ८, ५, ४, ८; ११.
लोक-विद्(√१विद्)- -वित् श.
१४, ६, ७, ४; जै. ४७; ५७.
लोक-विन्दु- -न्दु तां. ११, ५,
२५.
लोक-सनि- -नि श. १२, ८, १,
२३; तै. २, ६, ३, ५.
लोका(-कडअ-)धिपति- -ति:
शांआ. ५, ८.
लोका(-कडअ-)नुश्लोक- -कानि
जैआ. १, ४४०.
लोका(-कडअ-)लोक- -कौ ऐआ.
२, ३, २.
लोके(-कडई-)श- -श: शांआ.
५, ८.
लोकै(-कडई-)श्वर- -र: श. १४,
७, २, २४.
लोकै(-कडए-)पणा- -णा श. १४,
६, ४, १; ७, २, २६; -णाया: श.
१४, ६, ४, १; ७, २, २६.
लोकिन्- -की श. ११, ८, ४, ५.
लोक्यक्या- -क्यम् ऐ. २, ९; श.
२, २, ३, ५; ९, ५, २, १६; १०, ५,
२, १२; ११, ३, ३, ७; १४, ४, ३,
२६; का. १, २, ३, ४; -क्या श.
१०, २, ६, ७.
लोक्यन्ता- -तायै श. १०, ३,
२, १३.
लोग- -म् शां. ९, ४.
लोगे(-गडइ-)ष्टका- -का: श. ७, ३,
१, १३; १६; २७; ४७; ८, ३, १,
११; ९, ५, १, ३६; १०, ४, ३, १४;
५, ५, १०; -काभि: श. ७, ३,
१, १६.
लोपा(-पडअ-)तिहार-परोक्ष-समापा-
द्य- -द्या: सं. २.
लोम- -मेपु गो. १, २, २२.
लोमन्- -म शांआ. ५, १; श. ५,
१, ३, ९; २, ५, ८; ६, १, २, १७;

५, १, ४; ७, ३, २, १; ५, २, ४, ३; ८, १, ४, ५; १०, १, ३, ४; २, ३, ५; ४, १, १७; ५, ४, १२; तै. १, २, ६, ३; ३, १०, ७; २, ३, ६, २; ७, २: ६, ४, ५; ६; तां. ४, ९, २१; ५, १, ३; ४; ६, ११; १३, ११, ११; १४, ६, ६; २०, १४, ५; जै. १६२; जै. १, १२, २, ६; ४, ३; -मन्-मन् तै. ३, ९, २३, १; -मनी तै. ३, ९, २२, १; २३, १; आ. १, ५८२; -मभिः श. १२, ७, ३, २०; तै. ५, २, १३; प. २, ८; -मभ्यः ऐ. १, ३, ८; २, ४, १; शां. ६, २०; श. १, ४, ३, १०; १२, ७, १, ९; जै. १५०; गो. १, १, १२; -मसु श. ९, १, १, १०; तै. ३, १०, ८, ७; जै. ४, ७, २, १; -मानि ऐ. २, ११; १४; ६, २९; ऐ. २, १, ६; ४, १; २; शां. १, ४; श. १, १, ४, २; २, ३, ८; ३, १, ७; २, ६, ३, १७; ३, ५, ४, २०; ६, २, २, २; ४, १, ६; ७, १, ६; ७; ७, ४, २, ११; १२; ५, २, ४, ३; ९, १, १, १०; ३, ४, १०; १०, १, ४, १०; २, १, ९; १०; ११; ६, ४, १; १२, ७, २, ८; ८, ३, ३; ३१; ९, १, २; ५; ६; १३, २, ६, ८; १४, १, २, २; ६, २, १३; ९, ३०; ९, १, १६; ४, ३; का. २, १, ३, ८; २, १, २१; ४, ५; तै. १, २, ६, ५; ८, ५, २; २, ६, ४, १; ५, ८; ३, ३, १, ४; ९, ४, ४; १०, ८, ८; तै. १०, ६४, १; तां. २४, १८, ३; जै. १, १५, ३, ४; प. २, ७; ८; ४, ७; सा. १, १, १०; गो. १, १, ४; ३, ७; ९; १६; ५, ३; २, ६, ८; -मा जै. ९३; प. २, १.

लोम-गर्त- तां: श. १०, ४, ४,

२; १२, ३, २, ५; -तैभ्यः श. १०, ४, ४, २.
लोम-तसु(ः) श. ६, ४, १, ६; ७, १, ६; ७, २, १; ९, ३, ४, १०; १२, ८, ३, ३; १४, १, २, २; तै. ५, २, १२.
लोम-वत्-वत् श. १०, १, ४, ११.
लोम-श,शा-शः जै. १६१; -शःऽइव, -शम् तां. ५, ३, ३; -शाः श. ११, ४, १, ६; १४; गो. १, ३, ७; ९; -शानिऽइव जै. १, १२, ४, ३; -शाम् तै. ७, ४, २; -शेन ऐ. ३, २, ५; -शौ तै. १, ६, ४, ४; जै. १५१.
लोमशु-सक्य-क्यौ श. १३, २, २, ८; तै. ३, ८, २३, ३.
लोष्ट(लोष्ट्)-ष्टः श. १४, ४, १, ८; जै. १, १, ७, ६; १८, ५, ७; ८; २, २, १, १२; १३; गो. १, २, २, ३; -ष्टम् श. ३, २, २, २०; २१; १३, ८, ४, १२; -ष्टैः श. ४, १, ५, २; ५.
लोह-हः श. २, ६, ४, ५; ६; ७; का. १, ६, ४, ६; ८; -हम् शां. ११, ७; श. १३, २, २, १८; गो. १, १, १४; -हम्ऽइव शां. ११, ८; -हेन गो. १, १, १४.
लोह-स्य-स्यः श. १४, २, २, ५; -याः श. १३, २, २, १६; १८; -येन जै. ४, १, १, ४.
लोहमयी-स्यः श. १३, २, १०, ३.
लोहा(-ह्म-यसु-सम् श. ५, ४, १, १; २; जै. ३, ४, ३, ३; -सेन जै. ३, ४, ३, ३.
लोहायस-सु तै. ३, १२, ६, ५. ||
लोहित-तः श. ५, ३, १, ११; ५, ४, १; ६, ६, २, ११; तै. १, ६,

१; प. ३, ८; -तःऽइव श. २, ६, ४, ५; का. १, ६, ४, ६; ८; -तम् ऐ. २, १४; ऐ. २, ३, ३; ७; ३, २, १; ५, ३, ३; शां. ३, ५; १०, ३; शां. ८, १; श. ३, १, २, १६; ८, २, १४; ११, ८, ४, ६; १२, ४, २, १; ९, १, २; १३, ३, ४, २; १४, ६, २, १३; ७, २, १२; तै. ३, २, ९, २; ९, ११, २; ३; तां. ४, ९, २१; -तम्ऽइव श. १३, ४, ४, १०; -तस्य शां. ६, १९; श. १४, ७, १, २०; -ताःऽइव श. ५, ४, १, २; -त्वात् श. १२, ७, १, ८; -तेन श. ११, ४, ४, ६; तै. ३, २, १, १; ४, ८, ३; ५, ७, ४; मं. १, ८, ७. =रोहित-गद.
लोहिनी-नी ऐ. ३, ३; ऐ. ३, २, ४; शां. ८, ७; तां. ६, ६, ८; तै. १, ४, २; -नीऽइव श. ३, ५, ४, २३; -न्यः श. १४, ५, २, ३.
लोहित-तूल-लानि तां. ९, ५, ७.
लोहित-पिण्ड-ण्डः श. १४, ६, ११, ३.
लोहित-पुष्प-ष्पाणि श. ४, ५, १०, २.
लोहित-मिश्र-श्रः श. १२, ७, ३, ४.
लोहित-रस-सः श. १३, ४, ४, १०.
लोहित-वासस्-ससः प. ३, ८.
लोहित-शुक्ल(ष्ण-→)ष्ण-म् तै. १०, १०, १.
लोहित-सारङ्ग-ङ्गः श. ३, ३, ४, २३.
लोहित-स्तोक-कः जै. ३, २, ४, २.

† 'लोमऽइव' इति पाठान्तरम् । ‡ '-ष्ट-' इति मुपा. ? । || टच्प्रत्ययान्ते दासीभारादित्वात् (पा. ६, २, ४२) पूर्वपदप्रकृतिस्वरत्वे सिद्धं रूपमित्याह भा. । तु. लोहितायसु- ।

लोहिताक्ष(=तऽअक्षि)- -क्षः श. १४, ९, ४, १५; तैआ. ४, ४२, ५. लोहिताद(=त√अद्)- -दान् मं. २, ५, ४. √लोहिताय, लोहितायति जैउ. १, ३, २, ४. लोहितायत्- -यन् जैउ. ४, ५, १, १; ७, २, १०; -यन्ऽइव शां. ७, ४. लोहिता(=तऽअ-)यस्रां- -सम् तै. १, ७, ८, २; -सेन तै. १, ५, ६, ५; ६. लोहितो(=तऽउ-)ष्णीय- -याः प. ३, ८. लोहित-क- -म् जै. १५०. लोहिति- -म् शां. १८, ४. लोहिनीका- -काऽइव तै. २, १, १०, २. लौक्य(←लोक)- -म् गो. १, २, ५. लौश(←लुश)- -शम् आ. १, ४१८; ४२४; जैआ. १, ४१८; ४२३; -शे आ. १, २३७; ५५७; जैआ. १, २३७. लौहिक्य- -क्यः शांआ. ७, २३. लौहित्य- -त्यः ^{१३} , -त्याय ^{१४} जैउ. ३, ७, ५, १. -०:०-	२५: -शेन शां. ११, ४; गो. २, ३, ११. वंश-नर्तिन्- -र्तिन्म् तै. ३, ४, १७, १. वंश-पुत्र- -म् शां. ३०, ३. वंश-मय- -यौ सा. ३, ४, ६. √वंह, वंहयन्ते तां. २३, १६, ५. वकल- -लम् तै. ३, ७, ४, २; -लाः शां. १०, २. वकार-मात्रा- -त्रया गो. १, १, २०. वक्तव्य-, वक्तुम्, वक्तृ-, वक्तोस् √वच् द्र. वक्त्रा(√वङ्क्)- -क्रस्य श. ११, ७, ३, २; -क्रा जै. १६५; -क्राणि श. १०, २, १, १०; ११; -क्रेग जै. १३०; -क्रौ श. १०, २, १, ७. वक्र-तुण्ड- -ण्डाय तैआ. १०, १, ५. वक्रि(त→)ता- -ताः जै. १४३. वक्रिय- -याम् तैआ. १, १०, ४७. वङ्कि- -ङ्क्यः ऐ. २, ६; शां. १०, ४; तै. ३, ६, ६, ३; -ङ्किम्॥ जैआ. १, ५७; -ङ्कीणाम् श. १३, ५, १, १८. वक्षण(√वह्)- -णाः तै. २, ५, ४, २. वक्षस्(√वक्ष्)- -क्षः ऐ. २, ६; ७, १; श. ३, ८, ३, २५; तै. ३, ६, ६, २; गो. १, ३, १८; -क्षःसु तै. २, ८, ५, ६; -क्षसः श. ३, ८, ३, १७. वक्ष्यत्- √वच् द्र. वग्नू(√वच्)- -ग्नूना श. ४, ५, ३, ९; तै. २, ७, १६, ४; ३, ७, ९, १; तां. १, २, ५; -ग्नूम् तै. ३, ७, १२, ३; तैआ. २, ४, १. वङ्क्षण- -ङ्क्षणाभ्याम् मं. २, ५, ४. वङ्ग- -ङ्गाः ऐआ. २, १, १. √वच्(←√वृ), ऊचे शांआ. १, ६; उवाच ऐ. ३, २२; ४८; ४, २७; ५, २९; ३०; ३३; ६, १; २४; ३०; ३३; ३४; ७, १४ ^{१३} ;	१५; १६; १७; १८; २७; २८; ३०; ३४; ८, २३; ३३; ऐआ. २, २, ३; ५, १; शां. १, १; २, ९; ७, ४; ६; १५, २; २६, ५; २९, १; ३०, ५; शाआ. १, ६; ३; ३, १; २; ५, १; २; ६, १; २- १८; १९; २, २; ७; श. ८, १, ४, १०; १०, ३, ४, ५; १३, १, ३, २; १४, ६, ३, २; उवाच श. १, १, १, ९; २, ४, १०; ११, ५, २५; २६; ३, १, २१; २६; ३, १३; १४; ४, १, १७; १८; ५, ९; १२; ६, १, ६; ७; ३, १७; २०; २१; २६; ७, ३, २८; ८, १, ३; ६; ८; ९; २, १, २, १५; १६; ४, ६; २, २, २०; ४, १६; १७; ३, १, २१; ३४; ३, २; ४, ३, १; २; ५, १, २; ६, १, २५; ३, १७; ४, २-४; ३, १, १, ४; २, २१; ३, ५; ३, १, १९-२१; ३, ५; ५, १, १७; २२; ६, २, ३; ४; ५; ६; ६; ७; ८; ८, ३, २८; २९; ९, ४, २४; ४, १, ३, ४; ७; १२; १४; १६; ४, ८; ५, ४; ५; ७; ९; १०; ११; १८; २, १, ७; ३, २, ८; ९; ३, ९; ४, १, १७; ५, ८, १४; ६, १, ७; ९; १०; ६, ५; ७, १; ५, २, ४, १२; ५, ५, २; ३; ४; ६, २, ३, ४; ६; ७, ३, २, १४; १५; ८, १, ४, १०; ९, ५, १, ६५; २, १६; १०, १, ४, ११; ३, ३, १- ४; ५; ६; ४, १; २; ४; ५; ४, १, ११; ३, ६; ८; ५, ५, १; ६; ८; ९; ६, १, ३; ४-९; १०; ११; १२; १३; ३, १, ४; ४, १, ३; ९; १०; २, १७-१९; २०; ३, २; ४; २०; ५, १, १; ३; ५-७; ८; ९; ११; १२; ३, २; ५; ७; ८-१२; १३; ५, १०; ८, ६; ६, १, २; ३-७; ८; २, १-३; ४; ५; ३, १; २; ३; ४; ५; ११; ८, ३, ५; ४, २-४; ५; ६;
---	---	--

व

वंश- -शः ऐआ. ३, १, ४; २, १;
शांआ. ७, ९; १०; ८, १; ९; श. १०,
६, ५, ९; १४, ५, ५, २०; ७, ३, २६;
९, ४, ३०; -शम् ऐआ. ३, १, ४;
शां. २४, ७; शांआ. २, १०; ७,
९; श. ९, १, २, ३, १; १४, ९, ३,
१४; तै. १, २, ३, १; वं. ३;
-शम्ऽइव शां. २४, ७; -शस्य
वं. ३; -शाः ऐआ. ३, २, १;
शांआ. ८, १; -शे श. ९, १, २,

† 'अनोऽइमायस्' इति टच्प्रत्ययः । लोहायस- टि. द्र. । ‡ 'लौहित्य-' इति स्यात् Kt. टि. । तु. लौहित्य-
अद्र. । † वक्र-यत् विकारान्तरं छान्दसमिति भा. । पक्षान्तरे 'अवक्रियाम्' इत्येकपदमप्याह । ‡ 'वीङ्म' आ. पाठः ।

१२, २, १, ९; २, १४-२२;
 २३: ३, ४, १; २, ३; ४, १, १०.
 ११; ६, १, ३९; ४०; ४१; ८, २, ४;
 ९, ३, २; ४-६; ७; ८; १३; १३.
 १, ३, ४; ४, २, ३; ४; ५, ३, ६; ९:
 १४, १, १, २, २; २, ५; ३, ३: ४, १, ३;
 ४, १, २, ६; ५, १, १-१४; १५-
 १७; ४, १, २; ३-५; १२-१४; ५.
 १६-१९; ६, १, २-१२; २, १:
 १०-१४; ३, १; २: ४, १; ५, १; ६;
 १; ७, १; ८, १-८; १२; ९, १; २;
 ३, ११-२०; २, ६; २९; १०, १; ३;
 ४; ६; ७; ९; १०; १२; १३; १५;
 १६; १८: १९; ११, १; २; ६;
 ७, १, २-६; ३, १; २, १०; ३०:
 ३, २; ३; ४-६; १३-१५; ८, २.
 २-४; १३, ३; १५, ११; ९, १,
 १; २; ३; ४; ५; ६; ८; ९; १०; ११:
 २, ८-१२; १४; ३, १५-२०; का.
 १, १, २, १०; ४, ५; २, २, १६; ४,
 १२; १३; ३, १, ४; १३; २२; २३;
 २, १; ३, १-३; ४, २, २; ६, १,
 १६; २२; ३, १०; ४, ३-५; २, १,
 १, ६; ७; २, २, ७; ३, २२; २३.
 तै. २, ३, १०, १; ३; ३, २, ९, १५;
 ८, ६, ३; ५; १०, ९, ३; ४; ५; १२:
 १३; १५; ११, ३; ४; ५; ११, ८,
 १; २; ४; ५; तैआ. ९, १, १:
 २, १; ३, १; ४, १; ५, १; तां. १०,
 ५, ७; १२, १३, ११; १३, ४, ११:
 १४, १, १२; जै. ६; ४०; ४४;
 ४९; ५३; ६१; ८१; ८६; ८७;
 ९०; ९२; ९५; १००; १०२;
 १०५; १११; ११५; १२४; १२५;
 १२९; १३०; १३३; १३५; १३६;
 १३७; १३८; १४०; १४३;
 १४७; १५१; १५२; १५३;
 १५६; १५७; १६३; १६४; १६५.
 १६८; १६९; १७६; १८०;
 १८१; १८६; १९२; १९३;
 १९८; १९९; २०३; २०४;

२०५; २०९; जैठ. १, १, ५, ४:
 ६, २; ३; १२, ४, ३; ५; ६; ५, १; २;
 १४, १, १; २, ९; १८. ४, ३;
 १०-१२; १३; १४; २, १, २, ८;
 ३, १, ३; ५-११: २, १: ४: ३, १०:
 ३, १, २, ३; २, २, ८; ३, ३; ४; ५-९;
 ४, ९; ५, १; ३; ३, ३, ६; ४, १, १; २;
 २, ५; ५, ९, ५: ६, १, ४; ५-७;
 २, १-५; ३, ४; ६: ८; ४, २, १, ११;
 ६, १, ५-९; २, ३; ४; ५-७; ३,
 १; ३; ४: ८; ८, ४, ८; ५. २; ९, १,
 १: १०, ३, १, २; ४, १; प. १, १; ६;
 ५; ६; ७, १; गो. १, १, २३; २९;
 ३०; ३१; ३२; २, ५; ३; १०:
 १७; २, १८; ३, ८; १२; २०;
 २१; ४, २४; ५, २; १०; ११; २, २,
 १०; १३; ४, ११; ६, ९; १३; १४;
 ऊचतु: श. १४, ६, २, १४; ऊचतु:
 श. १, १, ४, १५; १६; ६, ३,
 १४; १९; ८, १, ८; ३, ६, २, ३; ४,
 १, ५, ९-१२; १४-१६; १४, १,
 १, २, १; २३; ६, २, १४; का. २,
 १, ३, १७; १८; जै. ४४; १३३;
 १७६; १८६; २०३: २०४; गो.
 १, २, ५; २, २, ६; ऊचतु: शां. १,
 १; ६, १३; १२, ३; १५, २; २८,
 ४; २९, १; ३०, ५; ६; शांआ.
 ९, ७; श. १, २, ३, ३; ४; ५, २;
 ४; ९; १८; २५; २, ३, १५; ५,
 ३, २१; ४, ६; ६, १, ५; २, १; २; ४;
 ३, १८; ७, ३, ९; १८; ४, ३; ५-८;
 २, १, १, ९; २, १७; १९; २, २,
 १०-१३; २०; ४, ११; १३; १६;
 २, १, ३९; ४, ३, ३; ४; ८; ४, ४;
 ५, १, १२; ६, ४, २-४: ३, १, ३,
 ४; ४, ३; २, १, २०; २१; २, २;
 २८; ३, २-४; ४, ३; ४, २, ४; ५;
 ८; ३, ७; १५; ५, १, १३; १४;
 १५; ६, १, १०; २, १८; ७, १,
 २७; ३, ४; ९, ३, १९; २०; ४, ६;
 १५; २२; ४, १, १, ६; २, ७; ३,

२; ५, ५; १४; २, १, ६; ३, ३, ७;
 ८; ५, २-४; ५; ७; ६, ६, १-
 ४; ७, १६; ५, १, १, ३; २, ४, ७;
 ६, ६, ३, ३; ८, ४, १, ४; ९, ५, १-
 ६; १०, ४, ३, ७; ९; ६, १, २; ३;
 ११, ४, १, ३; ५, १, ५; ११; १३-
 १६; ५, १; ३; ७; १०; ९, ५; ६,
 १, ३; ४; ५; ६; २, ५; ३, २; ३; ८,
 ३, ५; ४, १; ५; १२, २, ३, ९; ३, ३,
 ५; ९, ३, ७; १४, १, १, ४; ८; ४,
 १, २-९; ८, २, ३-४; ९, २, ८-
 १३; का. १, १, १, ७; २, ११;
 १२: २, २, ७; ८; १५; ४, ९;
 १०; १२; ३, १, २८; २, ३; ४;
 ८; ४, २; ४, ३, १०; ६, ४, ३; ४; ५;
 २, २, १, १७; १८; २, ६; ३, २;
 ३, ४; ८; १७, २२; तै. १, ५, ९,
 १: ४; ३, १०, ९, ९; १२, ९, २; जै.
 ६; ८६; ९२; ९५; १०५; १३६;
 १३७; १४०; १५१; १५७;
 १६८; १७६; १८०; १८६;
 १९२; १९९; जैठ. १, १२, ४, २:
 २, ३, २, ६; ३, २, ३, ७; ५, २; ४,
 ३, १, २; ८, १, ८; ११; २, ४; ८;
 १२; १६; ४, ७; प. १, ४; गो. १,
 २, १८; २४; ३, ६; २०; २, २, ६;
 ४, १२; ६, १४; ऊचिपे श. ७,
 १, १, २४; वक्तासम: ऐ. ५, २९;
 शां. २, ९; वक्ष्यति ऐ. ३, ४९;
 श. २, २, ४, १६; ११, ८, ४, २;
 वक्ष्यति श. १०, ३, ४, ३; १४, ५,
 १, १५; गो. १, १, ३१; वक्ष्यति
 श. ११, ८, ४, ४; वक्ष्यामि श.
 ११, ८, ४, ५; वक्ष्यामि श. ४, १,
 ५, १०; ११; १०, ६, १, १०;
 १२, ३, ४, २; १४, ६, ११, १; ७, ३,
 ५; ९, १, ११; तां. १५, ५, २४; जै.
 १०५; १५२; १७०; जैठ. ४, ८,
 ५, २; गो. १, ३, १४; ५, ११; २,
 २, १३; वक्ष्याव: श. ४, १, ५,
 १५; वक्ष्याम: ऐ. ७, १; तैआ.

१, ३, ३; वोचिः श. ४, ५, ८, १०; गो. १, २, ११; वोचे जं. १७७; वोचेम श. २, ३, ४, १०; का. १, ४, १, ८; तैआ. १०, १७, १; अवोचत् ऐ. ७, १५; श. १४, ५, ५, १६-१९; तैआ. ७, ७, १; तां. १२, ११, ११; जं. ९२; १३८; १६०; १७७; जैल. ३, २, ४, १०; ५, १. ५; १३; २, ७; ८, ५; १४; प. १, ४; गो. १, १, ३१; ३२; अवोचताम् श. ४, १, ५, १०; जं. ४४; १८६; अवोचन् तं. २, २, १०, १; गो १, २, १०; २, ६, १४; वोचः श ११, ८, ४, ५; तां. १२, ११, १०; जं. १५९; अवोचः ऐ. ३, २१; श. १४, ९, १, ५; तां. १, १, १; जं. १८६; अवोचथाः ऐ. ३, २१; जं. ५३; अवोचतम् जं. ४४; अवोचत् ऐआ. २, २, २; वोचत शां. २८, ६; श. १४, ६, ९, ३४; जं. १६८; अवोचम् ऐआ. ३, २, २; ३; शांआ. १, ६; अवोचम्॥ श. १४, ९, १, ६; जं. १३८; १६८; गो. १, १, ३२; अवोचावहि तां. ७, २, २; अवोचाम ऐ. ३, २, २; ऐआ. ३, २, २; ३; ४; शां. १३, ४; शांआ. ८, २; ३; ६; श. २, ३, ४, १६; का. १, ४, १, १३; अवोचाम श. २, ६, ३, ५; का. १, ६, ३, ५; अवक्ष्यत् जैल. १, १२, ४, ६; अवक्ष्यः श. ११, ५, ३, १३; गो. १, ३, १४. उच्यते ऐ. २, ३२; श. ४, १, ११; ६, २, १; तै. ३, १२, ६, ४; उच्यते तै. २, १, २, ६; ८, ८, १२; ३, ८, १०, ३; १२, ९, १; तैआ. १, १२, १; ८, २, १; ३, १; ७, १; तां. ७, ४, ५; ९, १, ३६; दै. २,

२-४; ३, २१; गो. १, १, ७; २३; ५, २५; उच्येते तैआ. ३, १२, ५; उच्यन्ते श. ६, २, १, १९; ७, ३, १, ३६; १४, ६, ९, १; उच्यन्ते तै. २, ३, १, १; ३; उच्यते तां. ९, १, ३६; वच्यस्व गो. २, ६, १२; उच्येत शां. २६, ३; अवाचि शां. १४, ३; २६, १५. वाचयति ऐ. ८, ६; ८; ऐआ. ५, ३, २; शां. ३, ९; ७, ३; श. ५, २, १, १; ३; २, १६; वाचयति श. २, ५, २, २१; २९; ३, १, ३, २४; २, २३; २५; ३, १, ११; २, ६; ३, ६; ८; १३; ४, २; १४; २४; ३०; ५, ३, १७; २३; २४; ६, १, २०; ३, ११; ७, १, १७; ८, १, १२; २, २; ९, ४, ७; ४, ५, ४; ११; ५, १, ५, १७; २, १, ४; २, १७; ३, ५, ३१; १३, ४, १, ७; १४, १, ४, १६; का. १, ५, १, १८; २६; तै. १, ६, ५, २; ३, ८, ४, ३; ९, ४, ३; तैआ. ५, ६, १२; प. १, २; गो. १, २, १८; ५, ११; १३-१५; वाचयेत् श. ३, ५, ३, १८; गो. १, ५, २१.

वक्तव्य-म् श. १४, ७, १, २६; ३, १९; तां. ४, ३, १३; ७, ७, १६; ८, ६, ११; १२; जं. १२५.

वक्तुम् ऐ. ४, ८; श. २, ४, १, १०; का. १, ४, २, ५.

वक्तु-क्तारम् ऐआ. २, ७, १; शांआ. ५, ८; ७, १; तैआ. ७, १, १; १२, १; -क्तारौ जं. १८६; -क्तुः श. १४, ७, १, २६; ३, १९; -क्ता शांआ. ८, १०.

वक्तोस्(ः) श. १, ५, २, १०.

वक्ष्यत्-क्ष्यन् श. २, ३, ४, १०; का. १, ४, १, ८.

वक्ष्यन्ती-म् ऐआ. ५, १, ५.

वचन-नम् सं. ३; गो. १, १, २४;

-नात् ऐ. ७, ९; -ने शां. ३, २; २८, ५; प. ३, १; -नेषु गो. १, १, २६.

वचस्-चः ऐ. १, १९; २९; ३०; २, १२; ५, ६; २०; शां. ८, ४; २, ३; ५; २६, १६; शांआ. ७, २२; ८, १०; श. १, ३, ५, १४; ३, ४, ४, २३; २४; २५; ८, २, २५; ९, ४, २४; ६, १, २, २५; ८, २, ८; १३, ५, ३, ५; १४, ७, १, २६; ३, १९; ९, १, ४; तै. १, २, १, ९; ५, ९, ५; ६; २, ७, १६, ४; ८, ७, ९; ३, ६, ७, १; ११, ३, १; १२, ९, २; तैआ. १, २९, १; तां. ८, १, ५; गो. २, ६, १५; -चसः श. १, ७, ४, १९; ६, ८, २, ९; -चसा श. ५, १, ४, ४; तै. २, ८, ८, ६; -चसः श. १४, १, ४, ११; तैआ. ४, ७, ३; -चसे शां. २६, १४; -चांसि श. ११, ५, १, ६.

वचोविद्(म्/विद्)-विद्ः तै. ३, ५, ६, १; तां. १, ५, ७. वचस्या(√वचस्य)-स्यां श. १३, ४, १, १५.

वचा-चाम् सा. २, ७, १०; १३; -चायाः सा. २, ७, १२.

वच्यमान-नाः शां. १२, ७; तै. २, ८, २, ५.

वाक्य-वाचयित्वा, वाच्य-अद्र वृज्(√वज्)-ज्रः ऐ. २, १; २, १६; २१; २८; ३, ६; ७; ८; १४; ४, १; शां. ३, २; ३; ५; ७, २; १०, १; २; ११, १; १३, ७; १५, ४; १७, १; श. १, १, १, १७; १९; २, ४, १; ४; ६; ५, २०; २२, ३, २, १४; ३, १४; ५, ७; ५, ३, ४; ७, १, २०; ३, १, २, ६; ७; ३, १३; २, १, १३; ३, ३; १, ३; ५; २, १; ४, ३, ११; ४, ६; १५; १६; ५, ३, १५; ४, ५; ६, १, ५;

‡ 'वोचे' इति मुपा. ? । ॥ मुपा. स्वरश्चिन्त्यः । † =ऋ. ६, ४९, ८; य. ३४, ४२; वृ. १ । तत्र २ भाष्य-कृतां वचसस्तृतीयैकवचने याजादेशः साधौ यद्यत्ययो वेति चिन्त्यावेव ।

३, १७; ४, १०; १३; १५; १९; २२-२५; ७, १, ५; १०; १४; १५; २६; ३०-३२; २, २; ८, १, ५; २, १२; ९, ४, ३; ४, ३, ४; २३; २७; ४, २, १३; ५, १, ४, ३; २, ४, १८; ३, ४, २४; २५; ५, ४, ३, ४; ४, १५; १६-१९; ६, ३, १, ३९; ३, १२; १८; २४; ४, ४, ६; ७, २, १, १५; १७; ४, १२; ३, १, १९; ४, १, ३४; ३७; ५, २, २४; ४१; ८, २, ३, १४; ४, १, १०; २०; ५, १, १०; ११; १३; २, २, ३, ६; ११, ५, ९, ७; १२, ९, २, ६; १३, १, २, ९; ३, २, १०; ११; ४, १, १३; ४, १, ५, १, १७; ६, १, ४; ५, २, ४; ६; १५; १७; ७, १, १; ८, ४, ५; १४, १, २, ३; ३, १, २७; का. १, १, ४, १८; २, १, १, १२; १३; २, २, १; ३; ५; ३, २०; २१; तै. १, ३, ५, २; ६, १; ४, ४, १०; ५, ८, ३; ७, ६, ८; ९, १; १०, ५; २, १, ५, ११; २, ७, २; ४, ३, १३; ३, २, ४, २; ९, १०; १०, १; ३, ११, २; ४; ८, १५, १; १२, ५, ६; तैआ. १, २६, ५; ५, २, ५; तां. २, ४, २; ३, १, २; ७, ५, १२; ८, ५, २; १२, १३, १४; १६; १८; १६, २, ५; १९, ६, ३; २३, १०, ३; जै. २६; ७५; ९०; १२७; १३१; प. २, १; ३, ३; ४; ५; ६; १०; ११; ४, ४; दै. ३, १६; गो. २, १, १८; २, १३; ३, २; ३; ५; -ज्रम् ऐ. २, ३; १६; ३१; ३५; ३, ६; ४, १; ३; शां. ३, २; ६; ८; १२, २; १४, २; १५, २; श. १, १, १, १७; १८; २, ४, १; ३; ५, २०; २२; ६, ४, १; ४; २, १, ४, १६; ३, १, २, ६; ४, ४, ८; १४; ७, १, १७; १८; ३, २; ८, १, ५; ३, ३३; ४, १, ३, १; ३, ५; ४, २३; २७; ५, २, ४, ११; ५, ५, १; २; ७;

६, ३, १, २९; ३, १०; १८; २४; ७, ३, २, १०; १८; १९; १२, ७, ३, ३; का. १, १, ४, १५; १६; २, १, १, १२; १३; २, २, १; २; ३, २०; २१; तै. १, ७, ६, ६; ७; २, १, ५, ११; ५, ४, २; ७, ३, २; ११; १; ३, २, ४, २; तैआ. १, १, ३, २१, २; २६, ६; ५, २, ९; तां. २, ४, २; ३, १, २; ७, ५, १२; १३; ७, १०; ११; ८, १, २; ५, २; ३; ८, ९; १२, ६, ६; १३, १४; १३, ५, २२; १४, ४, ५; १५, ५, २०; १६, २, ५; १९, १८, ३; २०, १५, ६; २१, १४, ५; जै. २१; १४; २६; ५०; ५३; ६६; ७३; ७४; ७५; ८१; ९०; १४८; २०८; जैड. ३, ४, ५, १; प. ३, ३-६; ८; ११; गो. २, २, ४; ३, २; -ज्रस्य ऐ. २, ३५; श. ८, ५, १, १०; तै. २, ७, ३, ३; जैआ. १, २८८; -ज्रा: श. ३, ७, २, १; १०, २, ५, २; -ज्राणाम् प. ३, ८; -ज्राणि जैआ. १, २८८; -ज्रात् श. १, ३, ३, १४; ३, ६, ४, १३; ९, ४, १८; ५, ५, ५, २; गो. २, ५, ८; -ज्रात् श. २, १, २, १६; ७, २, २, ५; ६; १०, २, ५, २; का. १, १, २, १०; जै. २३; -ज्रे ऐ. १, २६; २, २१; २३; २८; ३, १४; ४, १; दि. २४; तै. ३, २, १०, १; जैआ. १, ३२६; प. ३, ८; -ज्रेण शां. ३, २; ७, २; ८, ८; १०, १; ११, १; १२, २; १३, ७; १५, ४; १७, १; ३; श. १, २, ४, ७; १५; ३, ५, ७; ५, ३, ४; ६, ३, २८; ७, १, २०; ३, ३, १, ३; ५; २, १; ४, ३, ११; ४, ६; ८; १६; ५, ३, १५; ४, ५; ६, १, ५; ३, १७; ४, १५; २६; ७, १, १०; १४; ४, ४, २, १३; ६, ९, १४; ५, २, ४, १८; ३, ४, २४; २५; ४, ४, १५; ६, ३, १,

२९; ४, ४, ६; ७, २, १, १५; १७; ४, १२; ३, २, १०; ४, १, ३४; ३५; ८, ५, १, १०; ११; ९, २, ३, ६; ११, ४, २, ३; १२, ९, २, ६; १३, १, २, ९; २, २, १०; ११; ४, १, १३; ४, १; ५, १, १७; ६, १, ४; ५; २, ४; ६; १५; १७; ७, १, १०; ८, ४, ५; १४, ३, १, २७; का. १, १, ४, १८; २, २, २, ५; ८; तै. १, ३, ६, १; ७, १०, ५; २, ४, २, ४; ५, ४, ३; ८, ४, ४; ३, २, ९, १०; १०, १; ३, ११, ४; ५, १, १; ७, ६, ५; ८, ४, २; १५, १; १२, ५, ६; तैआ. ४, २८, १; तां. ६, ५, १२; ७, ७, ९; ९, १, १; ३; १२, १३, १४; १६; १८; १९, ६, ३; २३, १०, ३; जै. ३३; ९३; १२७; १३१; १४२; १५८; जैड. २, ३, २, ३; ९; प. २, १; ३; ३, १०; ११; ४, ४; गो. २, १, १८; -जै: श. ३, ७, २, १; -जौ श. १, २, ५, २०; का. २, २, ३, २०.

वृज-नख- स्वाय तैआ. १०, १, ६.
 वृज-पाणि- णये प. ५, ३.
 वृज-बाहु- हु: तै. २, ६, ८, १; ३; ८, ३, ६; ७; ४, ३; तैआ. १०, १, १०; जैड. १, ९, २, ७; १०; -हुम् गो. २, ४, २; -हू तै. २, ४, ५, ७; -हू तै. ३, ६, ११, १.
 वृज-भ्र- भ्रत् तै. २, ५, ८, १.
 वृज-रूप- पम् शां. १२, २; -पात् ऐ. ४, ३.
 वृज-वत्(मत्प)- वत् शां. २२, २.
 वृज-विह(त-→)ता- ताम् श. ८, २, ३, १४.
 वृज-हस्त- -स्त शां. २२, २; श. ५, ४, ३, १४; -स्त: तै. २, ६, ७, २; ७, १६, २.

॥ 'पञ्जगि' इति आ. पाठः । एवं. किल पा. ? 'वाजात्' इति किमत्र नापेक्ष्यते । † 'इन्द्रवज्रे' इति आ. पाठः ।

वञ्जि- -ञ्जि तैआ. १,५,१.
 वञ्जिन्- -ञ्जि तां. १०,६,५९; -ञ्जिणम्
 तै. २,७,१३,१; ८,४,१,२; -ञ्जिण
 तै. २,७,१३,४; -ञ्जिन् ऐ. ६,
 १८; १९; ऐआ. ४,१,१; तै. २,
 ८,३,१२; ७, १३, ४; तैआ. १,
 ७,५; जैउ. १,१०,२,१; ३; गो.
 २,४,१; ६,१; -ञ्जी शां. २१,३;
 तै. १,१,५, ५; ८,२; २, ५,४,
 १; ८,९; ३,८, ४, २; तां. १२,
 १३,१३; १४; १४, १२, ३; जै.
 २०४; गो. २,४,२.
 वञ्जिन्वत्- -ञ्वः ऐआ. ४,१,१.
 वञ्जी/भू. वञ्जीभवन्ति प. ४,५.
 वञ्जीभूत्वा तैआ. २,२,१; प. ४,
 ४; ५६.
 √वञ्च्, वञ्चति, वञ्चन्ति श. १३,
 २,९,६.
 वद् शांआ. २, १८; तैआ. ४, ८,
 ४; ८,२; ९, ३; ५, ७, ६; तां.
 ९,७,६.
 वड(ळ)व,वा- -ञम् गो. २,२,१; -वा
 श. ११, १,६,२; १२, ७, २,८;
 २,१; १४,४,२,८; तै. १, ८,६,३;
 ३,८,२२,३; तां. ६, १,४; -वाः
 श. १३,२,३,२; -वाम् जै. १७१;
 -वाम्यः श. १३,४,२,१७; -वाम्
 श. ६,५,२,१९; १३,३,८,१; जै.
 १३६; -वायाम् तां. ६,१,४; २४,
 ११,५.
 वजिज्या- -ज्यया श. १, ६,४, २०;
 जै. १३०; -ज्याम् तां. १७,
 १,२.
 वस्त्वा- -व्त्स गो. १, १, २५; २,
 १०; -व्त्सः ऐ. ६, ३; शांआ. ७,
 १९; श. ४, २,४,२१; ७,३,२,
 २,८; ९,२,३,३०; ११,३,१,१,२,
 १,५,३,२; ५; १२, ४,१, ११,९,
 २,११; १४,८,९,१; तै. १, ६,१,

११; ३,२; २,१,५,१; ३, ६,१३,
 १; तैआ. १, १०,५,७; ५, ७,२;
 १०,८,१; तां. १३, ९, १७;
 १४, ६,१; ६; २१, ३, १; जैउ.
 २,५,१,१; ४,१,१; ना. २, ६,
 १३; गो. १,१,२५; ३,१; -व्त्सम्
 ऐ. १,२२; शां. २,४; २५,१५;
 श. १, ५, २, २०; ७, १, ३;
 ११,३,१,१; १२,९,२,११; १४,
 २,१,९; ४,३,५; का. १,५,२,१६;
 तै. १,२,५,२; २, १,१,३,५,२,
 २; ६,७, ३; ७, १२, २; ८, ८,९;
 तैआ. ३,१,८,२; तां. १४, ६, ६;
 गो. १, ३, ११; १२; -व्त्सस्य
 शांआ. २,८; तै. ३, ५, ७, ४;
 तैआ. १,८,२; जैआ. १,८; २,५२;
 गो. १,२,१८; -व्त्साः श. १, ८,
 १,२७; २८; त. १,५,१,५; ३,७,
 १,४; जै. १८२; १८७; -व्त्सान्
 श. १,७,१,१; ३; २,५,३,४; १६;
 ४,२,४,२१; ११, १, ४, १; का.
 १,५,२,४; १५; तै. १, ६, ७,२;
 ३; ३,२,१,१; ७, १,६; ७; तां.
 ५,१०,९; २, १०,३; जै. ३७;
 १८२; १८७; -व्त्साय ऐ. २,३१;
 श. २,२,१,१; का. १, २,१, १;
 -व्त्से ऐआ. ५, ३,२; -व्त्सेन ऐ.
 ६,३; श. १,७,१,४; तै. २, ६,
 १०,१; जैउ. २, ५, १, १; ३;
 -व्त्सेभ्यः तै. ३, २, १, ५; ७,४,
 १७; -व्त्सेषु ऐ. ५, २७; ७, ३;
 तै. १,४,३,३; ३,७,४,२; -व्त्सैः
 जै. १८७; -व्त्सौ तैआ. १, १०,
 ५; १०,६.
 वत्स-ञ्चवी- -म् शां. २५, १५.
 वत्स-त्त- -त्तैः तै. १, ८,२,१.
 वत्सतरी- -री तां. १८, ९, २०;
 -रीम् ऐ. १, २७; -र्यः तां.
 २१,१४,१२.

वत्स-नपात्- -पात् श. १४,७,३,
 २८; -पातः श. १४,५,५,२२; ७,
 ३,२८.
 वत्स-नपात्- -त्त श १४, ५, ५,
 २२.
 वत्स-प्री- -प्रीः तां. १२, ११,
 २५.
 वत्स-मित्र- -त्रः, -त्रात् धं. ३.
 वत्सिन्- -स्त्री जै. १८२.
 वत्सिनी- -नीः जै. १८२.
 वत्सर- -रः श. ८, १,४,८; तै. ३,
 १०, ४, १; तैआ. ४, १९, १;
 -राय तै. ३, ४, ११,१; मं. २,
 १,१२.
 √वद्,वदते शां. २,४; ३,९; ८,७;
 ११, ६; २८, ६; श. ९, ४, २,
 १७; ४,५; वदते श. ९, २, १,
 १७; ५,१, ५३; १४, ३,१, २०;
 जै. १५९; वदति ऐ. २, ५; ७;
 ऐआ. १, २,१; ३,२; २, १,५; ३;
 २; ६; ८; शां. २,८; ३,८; ७,३;
 ११,२; २६,५; ३०,७; शांआ. १,
 ५; ८; २,१; ४,१; ५,३; ७, २;
 श. १, १,१,१; ५,४,१६; २, १,
 १७; ४,४,१०; ६,३, ४; ८, २,१,
 २; २,२, २,१९; ४,१,१४; ३,
 १,२, १०; ३, १८; २, २,२, २७;
 २९; ४, १६; ४,२, ८; ३, २; ८,१,
 १२; ४,६,७,१९; ५,१,३,११; ५,
 ४,५; ६,१,२,३; ३,१,३४; ९,
 ५,१, १६; १७; १२, ८,१, १३;
 ९,१,३०; १४, १,१, ३०; ४,१,
 ३; ३, २७; ७,१, २६; ३, १९;
 का. १,२,२,१४; १५; ३,३,६; ४,
 १,१४; २,९; २, १,१, १; ४; ३,
 १८; ४,१६; तै. १,७,२,६; वदति
 श. १, १, ४, ५; ७; २०; २,
 १, १५; १७; ५, २१; ६, ३,
 ४; ७,१,१७; ३,१,२०; २,२७;

† वञ्जशब्दान्मत्वर्थोय इकारः । कृदन्तमिकारान्तं प्राप्ति. वेति भा. । √वञ्जवत् इति साधीयात् स्यात् तु. सा. C.
 च. । √वत्सभावदधान्दसः । √वद्+स उणा. ३,६२ । √वत्स+स उणा. ३,७१ । तत्र चित्त्वं वाच्यमित्यधिकम् ।

२९;३,१५; ४,१,२४; ५,४,१७;
 ४,२,२,८; ९; ५,११; ३,३,१९;
 ५,१,४; ६,९,१९; ५,३,५, १६;
 ४, ४, १४; ५, ४, ५; ६, ३, १,
 ४४; ७, ४, २, ३७; १०, २,
 ६, ७; ५, २, ३; ११, १, ६, ४;
 १२, ४, ३, ४; ५:४, ४; ९, १, १३;
 १४, ४, २, २६; ७, १, २६; २,
 ३; ३, १९; का. २, १, ३, १०;
 १२; २१; २, १, १४; १६: तै. १,
 १, ४, १: ३, २, ५; ६, २; २, ४, ५,
 ४; ६, ७; तैआ. १, २३, १; ४,
 ३१, १; तां. २, १७, ४; ५, ७, ३;
 ११, १, ३; १३. १२, ३; १५, ७, ३;
 २०, १४, ३; १६, ६; जै. १०४;
 १२६; १४०: १५५; १६५; जैउ.
 १, ७, १, २; ९, १, ४; १३, १, ५;
 १८, ५, २; २, १, १, ३; ४; १९; २,
 १, ५; ४, १, ४; ५; २१; ३, १, १,
 १४; ३, १, ५; २, ३, २; ४, ४: ६, ८,
 ३; घ. १, ३; २, २; ३; वदत: श.
 १३, २, ६, ९; तै. ३, ९, ५, १; २:
 वदन्ते ऐ. २, २५; शां. ५, ७;
 तां. ५, ४, ५; वृदन्ति ऐ. ५, ३१;
 ऐआ. २, १, २; ३, २; शां. २९,
 १; शांआ. ८, ९: श. २, ४, ३,
 १०; ४, १, ३, १६; १०, ५, ३, ४;
 १३, २, ९, ९; ५, २, १०; तै. २, ५,
 १, २; ७, ५, १; ८, ८, ४; ३, १, २,
 १; ३; ९, ७, ४; वदन्ति श. ४,
 १, ३, १७; ६, ९, २०; १२, ३,
 १, ७; १३, ५, २, ११; तै. १, १,
 ६, ३; ९; ९, ९; ३, ४, १; ५; १०,
 ६; ४, १; ४; १०, १०; ५, ४, १:
 ८, ८, १; ४, २; २, १, ३, ८; ४, ४; ६:
 ५, १; ३, १, १; ३; ५, १: ९, १, ४,
 ६, १०: ७, ९, ४; ८, ८, ३; ६; ३, ३,
 ५, १; ९, १२; ८, ७, ३; २०, ३; ९,
 ३, २; तैआ. १, २२, ९; २, १५, १;
 ५, २, २; ४, ६; ८, १०; ११, १; ५;
 १०, ६३, १; तां. ४, ३, १३; ८,

११; ९, १२; ५, ५, १८; २०; ६, ४,
 १५: ७, ८, १५; १२, १०, २४; १३.
 १०, १५; १२, १; १४, ५, ८; २६:
 ९, १२; ११, ५; ३५; १५, ३, २३;
 ५, ५; ३२; १२, ३: १७, १, ९; १८,
 ८, ७; जै. १४६; १६५; जैउ.
 १, १, ७, ३; ५; १३, १, १; १४, ४,
 १; २; १७, १, ८: ४, १०, १, १; घ.
 २, २; ३; ४, ५; गो. १, ५, ५; २५;
 २, २, २३; वदन्ती श. १४, ९,
 १. ३; वदसि ऐ. ५, १४; श. १,
 ४, ५, ९; तैआ. ४, ३४, १; वदथ
 जै. २०९: वदामि ऐ. ६, ३३; वदाम:
 जै. २०९: उवाद् श. १, ८. १.
 २; ३. २, १, २०: ९, ४, २४; ऊद्गते
 श. १, ४, ५, ८; जै. १४८: १८०;
 ऊद्विरे जै. ९२; ९४; १३६; ऊद्ग:
 श. ३, २, १, २४; ऊद्विम तै. ३,
 ७, १२, १; तैआ. २, ३, १; वदि-
 ष्यति श. ४, १, ३, १६; वदिष्यति
 श. २, ४, १, १४; का. १, ४, २, ९;
 वदिष्ये तैआ. ४, १, १; वदि-
 ष्यामि ऐआ. २, ७, १; शांआ
 ७, १; श. १४, ४, ३, ३०; तैआ.
 ४, १, १; ७, १, १; वदिष्याम:
 जैउ. ४, ६, १, २; वृदात् श. ३,
 ५, ३, १७; तैआ. ४, ३२, १; मं.
 २, ६, १२; वदस्व ऐ. ६, १४;
 शां. २८, ५; श. ४, ३, १, १; १४,
 ३, १, ३०; वृद् ऐ. ७, १७: श.
 १४, ६, ९, ११-१८; वद श. ३,
 २, ४, ११; ५, ४, ८; ५, २, २, १०;
 तै. २, ४, ५, ५: तैआ. ७, ११, १;
 जैउ. २, ५, १, ४; वदत्त श. ५,
 १, ५, ८; ९; तै. १, ३, ६, ३; ३, २,
 ५, ९; तां. २१, १०, १७; वदानि
 श. ३, ४, २, १४; ५, ४, ९; तां.
 १, ३, ९; वदामहे गो. १, ५, २१;
 अवदत् ऐ. २, १७; श. ४, २,
 २, ६; अवदत्त श. ४, २, २, ६;
 ११, १, ६, ४ तैआ. ३, ११, ११;

तां. १२, ११, ११; जै. ३१२;
 जैउ. ३, ६, ८, १: ३; तां. २३,
 १६, ७: अवदन्त तै. १, १, ३,
 ११; अवदन् श. ४, २, २, ८;
 अवदन् श. ३, ४, ३, १; ९, ५, १,
 १२ १६; वृदेत् ऐ. ८, २७; ऐआ.
 ५, ३, ३; श. ९, २, १, १७; ५, १,
 ५३: वृदेत् ऐ. १, ६; ऐआ. २,
 ३, ६; शां. ६, ९; २७, ४; शांआ.
 १३, १; श. २, १, ४, ६: ३, ४,
 ११; १४; ३, २, २, २९; ४, १, ३,
 १२: ५, ४, ४, ५: १४, ७, १, २६;
 का. १, १, ४, ५; २, २, १६; वृदेत्
 श. १, १, १, ५; २, २, २, १९; २०;
 ३, २, ४, ११; ४, १, ३, १२; ६, १,
 २, ३१; ११, ५, ३, १३; १४, १, १,
 ३३; ७, ३, १९; का. १, ४, १, ९;
 १२; तै. १, १, ४, २; ५, ३, ३;
 तैआ. ५, २, ३; तां. १३, १२,
 १४; सा. १, २, ५; वृदेयु: श. १,
 ८, ३, १०; ३, ४, २, ८; तां. १९,
 १, २; गो. १, १, २३; वदेम शां.
 ८, ५; तै. २, ८, १, ६; ५, १; ६, ९;
 तैआ. १०, ३९, १; उद्यासम् शां.
 २८, १; २; श. १, ५, १, १८;
 तैआ. ४, १, १; अवादीन् ऐ. ६,
 ३६; श. २, ४, १, १४; ३, २, १,
 २०; गो. २, ६, १६; अवादिषु: तै.
 ३, ७, ९, २; अवादिषु: श. ३,
 ४, ३, ७; वद: तैआ. ४, ३२, १;
 अवादी: ऐ. ५, १४; वादी: श. ३,
 २, ४, ११; अवादिषुम् तैआ. ७,
 १२, १.
 उद्यते श. १३, २, १, ३; उद्यते
 श. ४, ६, ८, १८; ५, १, २, १९; ६,
 २, १, ३९; ११, १, ७, १: २, ३, ७;
 ७, २, ८; अवादि जैउ. ३, २, ४, ९.
 वादयिष्याम: जै. ६; वादय मं.
 १, ७, १५; वादयेत् ऐआ. ३,
 २, ५.
 वाद्यते श. १३, १, ५, १;

तै. ३, ९, १४, १.
 वावदिपत् ऐआ. २, ४, ३; विव-
 दिपत् का. १, २, २, १६.
 उदित- गद्र.
 वृद्धत्- -दत् तां. १२, ६, ८; -दत्तः
 ऐ. ५, ३१; का. १, २, २, १६; जै.
 ६; ९१^३; -दत्ताम् तै. १, २, १, ६;
 -दत्ते तै. २, ५, ५, ६; -दन् ऐ. ३,
 ४; ५, ३१; ऐआ. १, ३, ५; २, ३,
 ६; ८; श. २, २, २, २०; ११, १,
 ६, ४; १२, ४, ३, १; १४, ४, २,
 १७; ७, १, २६; ३, १९; जै. १२५;
 २०४; गो. १, ३, २; -दन्तः ऐ.
 २, २२; ३, १८; २०; ५, २८; ६,
 ९; २१; २७^३; ७, २३; २४; शां. ५,
 ६; ८, २^३; १२, ६; ७; १९, १०; २५.
 ४; २६, १; २७, ४; २८, ३; ३०, २;
 शांआ. ९, ४-६; श. १, ४, १,
 ३७; ५, १, ३; २, १, ४, ३-५; ८;
 २, ३, १३; ३, २, १, २३; ३६; २, ५;
 ६; १४; ३, ४, २२; ३१; ४, २, १४;
 ३, ६; ८, २, २४; ९, ३, ३०; ४, १,
 २, १९; ३, २, १३; ४, ३, १०; ५, १,
 ३, ११; २, २, ३; ३, ५, २४; ६, २,
 १, ३८; ५, २, २२; ८, ४, ४, ९; ९,
 ५, १, १२; १६; १७; १०, २, ६,
 १९^३; ११, २, ४, ९; १२, ३, ५, १;
 ४, १, ४; ९^३; ३, ३; ७; ७, २, १२;
 १३, २, २, १४; ५, १, २; २, १०;
 ४, १९; का. १, १, ४, ३; ४; तै. ३,
 ११, ९, १; जै. १४३; १५५; जैउ.
 ३, ४, ४, ३; ४; गो. १, ५, १५;
 २२; २, १, २४; २, १७; ६, ३; ८^३;
 १६^३; -दन्तम् श. १४, ४, २,
 २६^३.
 वृद्धती, न्ती- -त्यः ऐ. ६, २७; ३२;
 ऐआ. ५, १, १; -न्ती तै. २, ४,
 ६, ११; -न्ती: जै. १६६; जैउ.
 १, १७, ३, २; -न्तीम् ऐ. २, २७:

शांआ. ५, २; तां १२, ५, ११;
 -न्तीषु तां. ११, ११, ७; १०;
 -न्त्यः तां. ११, ११, ३; गो २, ६,
 ८; -न्त्याः का. २, १, ३, १८;
 -न्त्यै श. १, १, ४, १६.
 वृद्धन्- -नाय श. ५, ४, ४, ५.
 वदा-वदा-वदा-वदी- वदा, वदा जै.
 १२३.
 वदितव्य- -म् ऐ. १, ६; ५, १४;
 श. २, २, २, २०.
 वदितुम् ऐ. १, ६.
 वदित्- -तारः ऐ. ७, २७.
 वदि(ष्ठ→)ष्ठा(-वृ+इष्ठन्)- -ष्ठा
 तां. ६, ५, १३.
 वदिष्यत्- -ष्यन् श. २, १, ४, ६;
 ४, १, १४; का. १, १, ४, ५.
 वदिष्यन्ती- -म् ऐआ. ५, १,
 ५^३.
 वदिष्यमाण- -णः ऐ. ५,
 २५.
 वद्ध- -दान् मं. २, ५, २, ३.
 वाद-, वादन-, वादयत्-, वादयित्-,
 वादित-, वाद्य-, वाद्यमाना-,
 वाद्यमान- अद्र.
 वृद्ध- वधि←√वध् द्र.
 √वध्(←√हन्), वधेत् श. ५,
 ३, ५, २८; वध्यात् तै. १, ७,
 ३, ७; ३, ८, ५, १; वध्यासम्
 का. २, २, २, १०; अवधीत् ऐ.
 ७, २८; श. १, ६, ३, ६; ५,
 ५, ४, ७; अवधीत् ६, ३, १,
 १४; ११, ८, ४, ४; तै. ३, ७,
 १०, १; जै. १४०^३; १५१;
 अवधिषु: ऐ. २, ३१; ३, ३२; तै.
 १, ६, २, ४; ३, ७, ९, २; अवधी:
 ऐ. २, ३; ६, ३३; वधी: तैआ. ३,
 १५, १; मं. २, १, ५; ८; वधिष्ट तैआ.
 ६, १२, १; मं. २, ८, १५; वधीम्
 तै. २, ८, ३, ६; अवधिपम् तै. २,

४, २, ३; अवधिष्म श. २, १, २,
 १७; का. १, १, २, ११; तै. ३,
 ३, ११, ४; अवधिष्म तै. १, ५,
 २, ८; ७, १, ९; २, २, ८, ७.
 वध्यते गो. २, ३, ९.
 वध- -धः श. १, २, ४, ७^३; ३, ३,
 ४, ३; ४; ५, ४, १, १; ८, ६, १, १६^३;
 का. २, २, २, ५^३; तै. २, ८, ८, ३;
 तां. १, ३, ३; -धम् ऐ. २, १; ३, ५;
 ३, ७; ४, १; गो. २, ३, ३; -धात्
 श. १, ६, ४, २१^३; २, ५, ४, ९; ३,
 ३, ४, २; ६, ३, ८^३; १६; ४, ३, ३,
 १७; का. १, ५, ३, ९; -धान् श.
 ५, ४, १, १; -धानाम् तै. २, ५,
 ४, ४; -धाय शां. १, ४; ८, २;
 १८, १०; श. १, २, १, ७^३; १०;
 ११; २, ५, ३, १८^३; ४, ७, ९; ३,
 ३, २, ६; ५, ४, ९; ४, ३, ३, १७; ५,
 २, ४, १८; का. १, ५, २, १७; ३,
 ७; ९; २, १, ४, ५^३; ८; ९; १०^३; तै.
 ३, ४, ८, १; तैआ. ३, १४, ४;
 -धे ऐ. २, १; -धेन तै. २, ५,
 ४, ३.
 वधन्(√वधि)- -त्रः श. १२, ९,
 ३, ८.
 वधा(-धडा-)-शङ्का- -ङ्का श.
 १४, ६; १०, ३.
 वधक- -काः श. ५, ४, ५, १४.
 वधस्न्- -स्नैः तै. २, ४, ७, ९; ८,
 ३, ५.
 वध्य- -ध्यस्य श. १, २, ३, २; ३;
 का. २, २, १, १६; १७.
 वधि- -धि श. १३, ८, १, १५;
 ३, १०.
 वध्य(-धिअ-)- -धः तां.
 १३, ३, १७.
 वध्(√वह)- -धः मं. १, २, १४; -ध्वा
 तै. २, ८, ७, ७.
 √वृन्, वृन्ते तै. ३, ५, १०, ५; वृन्ते

† 'ज्ञा-' इति मुपा. P । तु. वृउ. ४, १, ३ । ‡ वृद्ध(√वध्)- इति W., Eigg. मुपा. । सोऽशुद इति
 M. W. । प्रकरणसत्रतिमनुलक्ष्य 'वधि-' इत्येव साधु ।

श. ३,८,२, २२^३; १०,१,१,१०:
वनुशुः श. ४, २,१,१२; वनुमः
जं. १९०; वनवत् तै. २, ८, ५,
३; वनाति तै. २, ४, ८, १; तैआ.
१०, १०, २; वनुताम् श. १,९,
१,१९^३; वनुष्व तैआ. २, ६, १;
वनतम् तै. ३, ५, ७, २; वनतम्
तै. २, ४, ३, ४; वनवामहै श. १,
९, १, १९; वनाम जैड. २, २, १,
२; वनेः ऐ. १, २५; वनेमहि तां.
१, ३, ८; ५, १२; १५: ६, ३.

वनावनन्ति श. १२, ४, ४, २.
वन- -नम् ऐआ. ५, २, १; तै. २,
८, ९, ६^३; -ना तै. २, ४, ४, ३;
मं. २, १, १६; -नाऽइव शांआ.
१२, ३; -नानाम् तैआ. १०,
१०, १; ५०, १; -नानि तैआ. १०,
१, ९; तां. ९, १०, १; जै. २०४:
-नाय तै. ३, ४, ११, १; -ने ऐ.
६, १९; ऐआ. १, ५, २; जैड. ३,
६, ३, ३; गो. २, ६, २; -नेन
ऐआ. ५, ३, १; -नेषु ऐ. १, २८;
शां. ७, १०; श. २, ३, ४, १४;
३, ३, ४, ७^३; का. १, ४, १, १२.
वन-पु- -म् तै. ३, ४, ११, १.
वनपुद्ग- -र्षदः तै. २, ७, १२, १.
वनसुद्- -सदे श. ९, २, १, ८
वनस्पति- -ऽतयः श. ५, १, ५,
११; १२; -ऽतयः तै. १, ३, ६, ९;
-तयः ऐ. ५, २३; २८; शां. २,
७; ६, ५; ७, ६; २०, १; श. १, ५,
२, ४; ७, २, १९; २, २, ४, ३; ३, २,
२, ९^३; ३, १९; ६, २, २६; ४, १५;
४, ३, १, १४; ६, ९, १६^५; ६, ६, ३,
२; ३; ७, १, १३^३; ७, ५, १, १५^३;
८, ४, ३, १७; ९, १, २, २३; १०,
३, ४, ४; ५, ४, १; ६, ४, १; ११, ६,
१, ८; १२, ४, १, ७; ८, २, ३६; का.
१, ३; १, १२; तै. १, ३, ९, १; २,
१, ५, २; ३, १२, ६, ४; तैआ. ४,

४२, ५; ७, ७, १; तां. ६, ५, १३:
जै. १०६; २०४; जैड. १, १५,
२, ३; ३, १, १, ११; मा. १, १, ८;
गो. २, ३, १८; -तये श. ३, ८,
३, ३३^३; ५, ३, ३, ४; ४, ३, १६;
-तिः ऐ. २, ४; १०; ७, ३२^३; शां.
१०, ६^३; १२, ७^३; श. ३, २, २,
७; ९^३; ८, २, १७; ३, १२; ३३; ५,
३, ३, ४; ४, ३, १६; ६, २, २, ३७;
९, १, २, २२; १२, ७, १, ९; ८, ३,
१९; १३, ४, ४, ६-८; १४, ६, ९,
३०; ९, ३, १३; तै. २, ६, ८, ४:
१०, ६; १२, ४; १४, ५^३; ६; १५,
१; १८, ४; २०, ५; ३, ६, ३, ४: ११,
४; १३, १; १४, २; १५, १; तैआ.
६, ९, २^३; १०, १०, २; ४९, १; जै.
१४४; -तिना श. ४, ५, २, ११:
७, ४, १, ३७^३; तै. ३, ७, २, ५:
-तिभिः श. ६, ६, ३, ३; ७, १,
१३^३; तै. २, ३, ३, २; ३, १, ४,
५^३; तां. ५, २, ३; -तिभ्यः श. ४,
१, २, ८; ९, १, २, ५; १०, २, ६, ५:
तै. ३, ८, १७, ५; तैआ. ४, १०,
१; ५, ४, ६; -तिम् ऐ. २, ४;
१०^३; शां. १२, ७^३; १९, ६; श.
७, ४, १, ३७; १२, ८, ३, १९; तै.
२, ६, ७, ५; ११, ८; ९; ३, ६, २, २;
११, ३; -तिषु ऐआ. ३, २, ३;
श. ३, ४, १, १६; ६, ४, १५; ६, ६,
३, ३^३; ७, ४, १, २९; ९, २, १, ८;
तै. १, ३, २, ७; ६, २; तैआ. ५, ९,
५; तां. ५, ५, १८; २४, १८, ३;
-तीन् शां. २०, १^३; श. ३, ८,
५, ९; ६, ४, ४, ४; ६, ३, २; ३; ७,
४, १, २९; ५, १, १५^३; ११, ६, १,
८; १४, ६, २, १३; तै. १, ३, ६, २;
२, ४, ४, ३; ३, ३, ६, २; ७, ४, ८;
तैआ. ५, ९, ५; तां. ६, ५, १२^३;
जै. ३^३; जैड. १, १५, ३, ३; ५,
४, ६; -तीनाम् ऐ. २, १^३; ७,

३१^३; ३२^३; ८, १६^५; शां. २, ७;
श. १, ५, ४, ५; ३, ७, १, ८; ७, ३,
३, ११; ६, ८, २, ४; ७, ५, १, २६;
९, १, २, २४^३; २, २, ३^३; ११, ६,
१, ८^३; १२, ४, ४, ४; १३, २, ७, ४;
तै. १, ३, ९, १; ७, ४, १; ३, ३, ११,
१; तैआ. ४, १२, १; तां. ६, ५,
१३; जै. ११७: -०ते ऐ. २, २^३;
८, १०; शां. १०, २; शांआ. ९,
७; श. ३, २, १, ३५; ६, ४, ७;
१६; तै. ३, ६, ११, २; ७, २, ५;
-०ते तै. १, २, १, ५; ३, ६, १, १^३;
१२, १; मं. १, ५, १; ७, १६; गो.
१, २, २१; -जे: तै. ३, ६, ११,
३; ४; १२, २; -जे:ऽइव तै. ३,
७, १४, ४; ५; -तौ तै. ३, ७,
१४, १.
वनस्पति-होम- -मान् तै. ३, ८,
१७, ५.
वनस्- -नसा ऐआ. ५, २, २; शां.
२६, १०.
वनीयस्(-नितृ+ईयसुन्)- -चान् तै.
२, ४, ३, १३.
वनुस्- -नुषः तै. २, ४, ३, १०; ३,
७, ९, ६.
वनुष्वत्(-प्+मतुप्)- -ष्वत् तै.
२, ७, १२, ६.
वनुष्यत्(√वनुष्य)- -ष्यत्: ऐ.
१, १०; तै. २, ८, ५, २; ६.
वन्यत्- -न्वन् तै. २, ४, ६, २; ८,
५, ८.
वन्वान्, न्ना- -नः ऐ. २, २; तै. ३,
६, १, १; -नाः श. ५, ३, ४, २७^३.
वनिष्ठु- -ष्ठुः श. १२, ९, १, ३; तै.
२, ६, ४, ३; गो. १, ३, १८; -ष्ठुम्
ऐ. २, ७; श. ३, ८, ३, २५; तै.
३, ६, ६, ६; -०ष्टो: जै. १५०.
वनीवाहन-वनीवाहित-वनीवाहते
√वह् अद्र.
√वन्दु, वन्दते ऐ. ८, २३; श. २, ५,

‡ =वन-सद्(√सद्)-अद्र. । 'वदसदोऽवटो रेफेण (३, ३, ११)' इति प्रातिशाख्यसूत्रेण रेफागमः । म.य. ३३, १ ३:३

२,२८; का. १, ५, १, २५; वन्दे
श. ६, ८, २, ९; वृन्दामहे तैआ.
६, ६, २; वन्दस्व ऐ. १, ३०; शां.
९, ६; तै. २, ५, ८, ४; वृन्देत् श.
६, ३, ३, १४; वृन्दपीमहि श. २,
६, १, ३८.
वृन्दमान- -नः श. ९, ४, २, १७;
तैआ. ३, १५, २; -नाः तै. ३, २,
३, ७.
वृन्दारु- -रु तै. १, २, १, ९; -रुः श.
६, २, २, ९.
वृन्दितृ- -ता श. ६, ८, २, ९.
वृन्द्य- -न्यः शां. २०, ३; तै. ३, ६, ३,
२; ७, १३, ४; गो. २, २, १२: ४, ७.
वृन्दुरा(-ऽअ)-धिष्ठान- -म् जै. २७.
वृन्दुरे-ष्टा(√स्था)- -ष्टाः ऐ. ६, १९;
ऐआ. ५, ३, १; शां. २०, २; गो
२, ६, २.
वृन्वत्-वृन्वान-√वृन् द्र.
√वृप्, वृपते श. ३, १, २, २; ३; ५, ५,
३, १; ६; वपते श. ५, ५, ३, १;
२; ६; तै. ३, ८, १, २; वृपति श. ३,
१, २, ९; ७, २, २, ५; ४, १९; १३, ८,
३, १; १३; वपति श. ३, १, २, ९;
७, २, ४, १३-१६; १७; १८;
२१; २२; २३; २४; २५; २९;
१३, ८, ३, १; वपन्ते श. ३, १;
२, ३; वृपन्ति तै. १, ५, ६, १-३,
जैउ. ३, २, ४. ४; वपामि तैआ.
६, ६, २; सं. १, ६, ७; वपत श.
७, २, २, ५; तै. २, ७, १७, २;
अवपत् तै. १, ५, ६, ३; अवपत्
तै. २, ७, १७, २; सं. १, ६, ७;
अवपन्त तै. १, ५, ६, १, २; अव-
पन् तैआ. ६, ६, २; वृपेत श. २,
६, ३, १७; ३, १, २, ३; ५, ५, ३, १;
६; का. १, ६, ३, १०; वृपेत् श.
७, २, ४, १७; २३; सं. ३;
अवाप्सीत् श. १२, ४, १, ४.
वृप्- -म् तै. ३, ४, ३, १.

वृपत्- -पन् तै. २, ७, १७, ३;
-पन्तः श. १, ६, १, ३; -पन्तो
जै. १९०.
वृपन- -न्स्य तै. २, ७, १७, १;
-नात् श. ३, १, २, १;
वृपा- -पया शां. १०, ३; ५; १२, ६;
श. ३, ८, २, २९; ३, २; ९, १,
२६; ४, ५, २, ३; ५, १, ३, ४; ६;
३, ३, १; तै. २, ८, ४, ४; तां. ५,
१०, ९; सं. २, ३, १९; -पा ऐ. २,
१३; १४; शां. १०, ५; श. ६, २,
२, २२; ३५-३७; ७, ३, १, २१;
११, ७, ४, ४; १३. ५, २, १०;
तै. १, ३, ४, ५; २, ६, ११, २; ३, ९,
१०, १; सं. २, ३, १९; -पाः श. १३,
७, १, ९; तै. ३, ९, ३, ३; -पानाम्
श. १३, ५, ३, १; -पाभिः श.
३, ९, १, २६; ५, १, ३, ६; १२;
१४; ५, ४, २, १; ३३; ३४; -पाम्
ऐ. २, ६; १२-१४; शां. १०, ५;
श. ३, ८, २, १६; १९; २१; २४;
२५; २६; २७; २८; ३, २; ४, ५,
३, १; ६, २, १, २०; २, १३; ७, ३,
१, २१; ११, ७, ४, ४; १३, २, ११,
२; तै. ३, ६, ६, ३; ९, १०, १;
सं. २, ३, १८; -पायाः श. ६, २,
२, १४; तै. ३, ६, ८, १; तां. ९,
५, ७; -पायाम् ऐ. २, ९; १३;
शां. १९, ६; श. ४, ५, ८, १५;
५, ३, ५, २६; ११, ७, २, ४; १३,
५, ३, १-३; तां. १८, ३, २;
-पायै ऐ. २, ९; शां. १२, ७;
१८, १३; श. ३, ८, २; २६;
१३, ५, ३, १; -पासु श. १३, ५,
२, ११; ३, ७; ७, १, ९; -पे शां.
१८, १२.
वृपा-रूप- -म् शां. १८, १२.
वृपा-वत्- -वताम् श. १३, ७, १,
९; -वन्तम् तै. ३, ६, १०, २; तैआ.
४, ५, २; -वान् तै. २, ६, ८, १;

३, ६, २, १.
वृपा-शुक्व(त्→)ती- -र्यौ श.
६, २, २, १४.
वृपा-श्रपणी- -गीभ्याम् श. ३,
८, १, ९; १०; -प्यौ श. ३, ६, ३,
१०; ८, २, ११; १७; २८.
वृपा(-पाऽआ)-हुति- -तिः ऐ. २,
१४.
वृप्सु- -सुः ऐ. ५, ६; ८; शां. २३,
३; तै. २, ६, ४, २; ८, ९, २; -सुपः
शांआ. २, १८; श. ७, ३, १,
३२; -सुपे तै. ३, ४, १०, १.
वृप्सुवत्- -मत् ऐ. ५, ६; ८.
वृप्सुव्य- -व्यः तै. २, ४, ७,
१०.
वृप्त- -प्ते तै. १, ५, ६, ३.
√वृप्, वृमति श. ५, ५, ४, ९.
वान्त- अद्र.
वृप्- -न्नः श. ६, ६, ३, ६; -मूस्य
जैआ. १, ६, २६.
वृप्नी- -मीः तैआ. ४, २, ३;
-मीभिः तै. १, २, १, ३; -मीभ्यः
श. १४, १, १, १४; -म्यः श.
१४, १, २, १०; -म्यैः श. १४,
१, १, ८.
वृप्नी-रूप- -पेण तैआ. १, ५, २.
वृप्सु(√वी)- -यः ऐ. १, २८; ऐआ.
५, ३, २; शां. १८, ४; २४, ५;
श. १, ८, ३, १४; ३, ३, ४, १५; ४,
२, ३, १०; ३, ४, २९; ३१; ६, ४, २,
६; ७, ३, १, २९; ८, २, ३, १०-
१४; ४, १-१६; ५, २, ६; १०,
१, ४, १३; ५, ५, ५; ११, ७, २, ८;
१२, ९, १, ८; ११; १३, २, ६,
१५; तै. २, २, ५, ४; ५, ८, ३;
६, १७, १; २; ३; ४; ५; ६; ७;
१८, १; २; ३; ४; ५; १९, १; २;
२०, १-४; ५; ८, ७, ८; ८, १२;
३, ३, ९, ३; ९, ५, ३; तैआ. ३,
१०, १; ४; तां. १, ८, २; ३; ६; ८;

१०; ११; १३-१६; ५, १, १०;
 १२; १७; ३, ५; जै. ३४; ६२;
 सा. १, ७, १३; -यःऽइव श. ४.
 १, २, २५; -यसः श. ६, ३, ३.
 १९; १०, १, ४, १३; २, १, ५; ६;
 ७: ९-११; ११, २, ७, २८; -यसा
 श. ४, १, ५, १२; ६, ३, ३, १९;
 ८, २, ३, ९; १४; ४, १-१०;
 ११; १२-१५; १६; ९, ४, ४, ३;
 -यसाम् ऐआ. १, २, ४; ४, २; श.
 ३, १, २, २१; ३, ४, १५; १०, ५.
 २, १०; १२, ७, १, ६; २, १५; तां
 १३, १०, १४; जै. ११७; १८२;
 प. ३, ८; -यसि श. ११, ४, १,
 ५; ६; ७; १३; १४; १५; गो. १,
 ३, ७; ९; ४, १७; -यांसि ऐ २.
 १५; ७, १३; ऐआ. १, २, ४; ४, २; २.
 १, १; शां. २, २; ११, ८; श. १, ५,
 २, ४; ४, ५; २, ५, १, १; ३, ३, ३,
 ३; ६, २, २६; ४, १, २, २६; ३, १६;
 ८, २, ३, १४; ७, ४, १३; ९, ३, ३,
 ७; १०, २, १, १; ५, ४, २; १२, ४,
 १, ३; १३, ४, ३, १३; १४, ४, २.
 २९; ६, ९, २६; का. १, ३, १, १२;
 ४, ३, १; तै. १, २, ६, ३; ३, १२,
 ५, ८; ९: ७, ४; तैआ. ५, १०, ३;
 तां. १३, १०, १३; जै. ७१;
 जै. १, १५, ३, ५; प. ५, ६;
 -योभिः ऐ. ३, ३१; श. ६, ७.
 २, २; ८, ७, ४, १३; ११, ८, १, २;
 तै. २, ३, ३, २; तां. ५, २, ३;
 १०, १, १; -योभ्यः जै. १, ३,
 १, ७.
 वयस्कृत-स्कृत श. २, ३, ८, २१;
 ८, ५, २, ६; का. १, ४, १, १६;
 -स्कृतम् श. २, ३, ४, २१; का. १,
 ४, १, १६.
 वय(स्य)→स्या-स्याः श. १०,
 ४, ३, १५.

व्यस्वत्-स्वते श. ४, २, ३, १०;
 -स्वन्तः श. २, ३, ४, २१; का.
 १, ४, १, १६.
 वयो←वयम्
 वयो-गत-न्तः ऐआ. २, ५, १.
 वयो-धुस्, धा-धलम् तै. २, ३,
 १७, १: २; ३; ४; ५: ६; ७; २०,
 १; ४; ५; -धाः श. ८, ६, ३, २१;
 १२, ९, ३, १६; तै. २, ७, ६, ३;
 तां. १, १०, ८; गो. २, २, १४.
 वयो-नाधु-धाः, -धैः श. ८, २,
 २, ८.
 वयो-विध-धम् श. १०, १, २,
 १; २, १, १.
 वयुन-न्म् श. ६, ३, १, १६; ८,
 २, २, ८; -नानि श. ३, ६, ३,
 ११; ४, ३, ४, १२; १४, ८, ३, १;
 तै. २, ८, २, ३; ३, ६, १२, १; ७,
 ६, ५; तैआ. १, ८, ८.
 वयुना-विद्-वित् श. ३, ५, ३,
 १२; ६, ३, १, १६; १४, १, २, ८;
 तैआ. ४, २, १.
 वृत्-रः ऐ. ७, १५; शांआ.
 ५, १; श. २, २, १, ४; ५, २, ३, १;
 १३, ४, १, १०; १४, ९, १, ८; का.
 १, २, १, २; तै. १, ६, १, ५; २,
 २, १, ५; ३, ९, २१, १; १२, ५, ७;
 तैआ. २, १६, १; १८, १; जै. ६;
 प. ४, १; मं. २, ६, ९; -रःऽइव
 जै. १३२; -रम् ऐ १, ७; १३;
 २, ३; २२; ३, ११; ३३; ४, २०;
 ६, ३५; ८, ९; ऐआ. २, २, ३;
 शां. १, २; शांआ. १, ६; ५, १;
 श. २, २, १, ४; ३, ९, २, १६; ४,
 १, १, २१; ५, २, ३, १; ४, ४, ८;
 ७, ३, २, १४; ११, ५, १, १६; ६,
 २, १०; १३, ४, १, १०; १४, ४, १,
 ३३; ७, १, १; ९, १, ८; का. १, २,
 १, २; तै. १, ३, १०, १; ६, ७, ४;

२, १, १, ३; ८, ६, ७; ३, ११, ८, ४;
 १२, ५, ७; तैआ. २, २, १; १६, १;
 १८, १; ५, १, ४; ७; तां. ६, ७,
 १३; जै. १०७; १३६; १९३; मं.
 २, ६, ११; प. ४, १; गो. १,
 १, २३; २, १७; १९; -राः ऐ.
 ४, ७; जै. १३२; -रान् तां. १३,
 ४, १७; जै. ६; -रण श. १३,
 ४, १, १०; तै. ३, १२, ५, ७;
 तैआ. २, २, १; १६, १; १८, १;
 -रेषु श. ६, ७, ३, ११; १४, ९,
 १, ९.
 वृ-दा(√१दा)-दा तैआ. १०,
 २६, १.
 वृ-वृत्, ता(√१वृ)-त्तः ऐ. १,
 ७; २, ३; -त्ता ऐ. २, २२.
 वृ-वैशम्भूत-म् तैआ. १०,
 १०, ३.
 वृ-सृद्-सृत्, दृ ऐ. ४, २०;
 श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११;
 तैआ. १०, १०, २; ५०, १.
 वृ-ग-गः तां. ५, ३, १०; गो. १, १,
 ७; -णम् जै. १२५; गो. १, १, ७.
 वृ-शास्त्रा-श्रया तां. ५,
 ३, ९.
 वृ-त्रा-त्राः तैआ. ६, ६, २.
 वृ-क-कानिऽइव शांआ. ८, ७;
 ११, ३;
 वृ-सी-सी तां. १८, ९, १६.
 वृ-ह-हः ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ३, २; ११, ४; श. ५, ४, ३, १९;
 १४, १, २, ११; तै. १, १, ३, ६; ७,
 ९, ४; -हम् तां. १, ८, १४; गो.
 १, २, २; -हे श. ५, ४, ३, १९;
 गो. १, २, २; -हेण तैआ. १०,
 १, ८; -हैः ऐआ. ३, २, ४; तै.
 २, ८, ५, १; -हौ जै. १५०.
 वृ-ह-चिह्नविबुधक-काः गो.
 १, २, ८.

† अयं शब्दः स्थलमेतदन्तरा ब्राह्मणेषु सर्वत्रान्तोदात्त एव समुपलभ्यते संहितासु च सर्वत्र मध्योदात्त एव । तु. ऋ. १०, ६७, ७; अ. २०, ९१, ९; मं. ४, १४, १०; द्र. ।

वराह-विहत्- -म् श. १४, १, २, ११; तै. १. १. ३, ७.
 वराह- -हवः तैआ. १, ९, ४.
 श्रुतिमन्- -मन् तै. २, ८, ७, ५.
 श्रुतिमन्- -मा ऐ. ५, १९; श. ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; -माणम् श. ३, ३, ४, ३; तै. २, ७, १५, १;
 -ग्ना श. २, १, ४, २८; ६, ४, १, ८; ७, ४, १, ९; ८, ६, १, ५; का. १, १, ४, २, ५.
 वरिवस्- -वः ऐ. ८, २६; श. ३, ६, ३, १०; ४, ३, ४, १३; ८, ५, २, ३; ५: तै. २, ४, ७, ६; ११; गो. २, ४, १६; -चा? तै. २, ८, ९, २.
 वरिवोद्वा(वस्/१दा)- -दा: श. ९, २, १, १७; तैआ. ४, ७, ४.
 वरिवो(वस्/वि-)वित्त(र→)रा- -रा श. ४, ३, ५, १५.
 वरिष्ठ, छा(उरु+इष्टन्)- -ष्ट: श. ८, १, ४, ४; २, ४, १९; ३, २, १२; तै. ३, ७, ७, १; तां. १६, २, ६; १९, १०, १३; ११, ९: जै. ९२; -ष्टम् श. ८, १, ४, ४; २, ४, १९; ३, २, १२; तां. १५, १, २; जै. ९२; -ष्टा श. ६, ३, २, २; तै. २, ४, ३, १३; गो. १, ५, ४; -ष्टा: तै. १, २, ६, ४; तां. १९, ११, ९: -ष्टाम् श. ६, ३, २, २: -ष्टं तै. २, ८, ४, ७.
 वरीयस्(उरु+ईयसुन्)- -य: श. १, ४, १, २३; ३, ४, ४, २७; ५, १, ११; १३, ८, १, १९; तै. ३, ६, ३, २; -य: इव श. १, ४, १, २३: -य: सु तै. ३, ११, १०, २; -यस: शां. ८, ९; श. ३, ५, १, ११; -यान् श. ४, ६, ८, १७; तै. २, ४, ३, ११; तैआ. ४, ७, ५; तां. १६, २, ६; -यांस: तै. ३, ११,

७, ४; १०, २.
 वरीयसी- -सी श. १, २, ५, १६; ३, ५, १, ११; का. २, २, ३, १५; -सी: श. ६, ३, ३, २५; -सीम् श. ६, ३, ३, २५; १३, ८, १, १९.
 वरुण- -ण ऐ. १, १३; ६, ७; =३; शां. २६, ८; १३; शांआ १. २; श. ३, ८, ५, १०; तै. ३, ११, ४, १; -ण श. ३, ८, ५, १०; ५, ४, १, १५; ६, ७, ३, ८; ९, ४, २, १७; १२, ९, २, ४; तै. १, ४, २, ३; ४; २, ६, ६, २; ७, ७, ५, ८, १, ६; ३, १, १, ७; ७, ११, ३; १२, ६; तैआ. २, ३, १; ४, १; ५, १; ४, २०, ३; तां. १३, २, ४; २४, १८, ८; मं. १, ७, १०; गो. २, ५, १३; -ण: ऐ. १, २१; २४; २५; ३०; ३, ३४; ३८; ५०; ४, १०; ६, ६; २६; ७, ५; १५; १६; ८, १३; १८; ऐआ. २, १, ७; ५, १, १; शां. १, २; ५, ३; ४; ७. १०; ९, ६; १२, ८; १५, २; १८, ९; १९, ९; २१, २; २२, ३; २४, ९; २६, १०; शांआ. १२, ५; ६; श. १, ३, १, १६; २, २, ३, १; ३, २, १०; ४, ४, १८; ५, २, २; ४; ६; १०; १६; २; ३; ३; ४; ३; ६; ४, ३; ८; ३, ४, ७; ४, २, १; ४, १, ४, १; ३; ४; ५; १०; २, १, ११; २, ७; ३; ४, २, ८; १२, ४, ३, ३; ६; ७; १०; ६, १, १; ७; ७, २, २; १७, १; ७; १७; २, २; १२, ६, १, १५; ७, २, १७; २०; ८, ३, १०; ९, १, १५; १६; १७; २, १२; १३, ३, ६, ५, ८;

५, ४, ३, ७; ५, १, १८; १४, ३, २, १४; ४, २, २३; ६, ९, १७; २३; का. १, २, ३, १; ३, ४, १०; ५, १, २, ३; ४; ८; ३०; ३२; ६, ४, ४; ४, ९; २, २, ४, १३; तै. १, १, १, ५; ९, २; ४, ४, ३; ८; ६; ५, ५, २; ४; ६, ४, १; ५, ६; ७, २, ६; ४, २; ३; ८, ३; १०, १; २; ३; ४, २, ५, २; ४, १, ११; ५, ३, ३; ७, ३; ६, ४, १; ३; ६; ५, १; १३, २; ३; १४, ६; १८, ४; ७; १२, ५; ८, ६; ३; ७, २; ३, १, २, ७; ५, २, ३; ६, १, ३; ७, ७, ६; ९, १; ७; १४, २; ८, ४, १; ९, १५, ३; तैआ. १, ५, १; ११, १; १३, ३; ३, १०, १; १०, ४; ४, ३, १; ६, १; ४, २, ३; ५, ५, १; ७, ११; १२, २; ६, ९, २; ७, १, १; १२, १; १०, १, १२; १३; १४; १५; तां. १, ३, ३; ८, २-४; ८; १०-१२; १४-१६; ८, ८, ६; १३, २, ४; ९, २, ३; १५, १, ३; २, ४; ७, ७; २४, १२, ४; १८, २; २५, १०, १०; जै. ६३; ११४; ११७; १८८; जैव. ३, ५, २, ३; १, १, २-६; १२, १, ३; ४; ५, १, ५; ४, ४; मं. १, १, १०; दै. १, १; गो. १, १, ७, ४, ८; २, १, २, १; २२; २, २; ४, १, १; १५, ५, १२; ६, ७; -णम् ऐ. १, ३०; ६, १०; १५; ७, १४; १५; १६; ८, ७; शां. ५, ३; ४; ९, ६; १८, १०; ११; २२, ५; २६, ११; श. २, ५, २, ३; ७; ४, ५, १६; १९; ५, ४, १०; ११, ६, १, १; १३, ३, ६, ५; का. १, ५, १, ३३; तै. १, ४, १०, ६; ६, ५, १; ३; ४; ५; ६; ७, १, २; १०, ३; ८, २, ४; ६, ३; २, २, ५, १; ५, ८, ४; ६, ११, ९; १७, ७; ७, १३, ३; ८, ४, ४; ३, ७, ९, ३; ९, १५, ३; १२, ७, ५; तैआ.

॥ उरुशब्दाद् इमनिनिमनिचप्रत्यययोर्भेदाद् द्वैविध्यम् । † वरशब्दाद्पीठनीयसुनि च तथाविधे प्राति. इति Mv. प्रमृ. । † Kt. इत्यस्य सम्बन्धन्तोऽनुवाददिन्नन्यः । § वरणमिति मुग. अशुभः ।

२, १, १; २, १; ३, १: ४, १; ५, १;
 १०, १, १२: तां. २४, १८, २;
 जैड. १, १६, ३, ७; घ. ५, १; ९,
 सा. १, ७, १०; ३, ६, १; गो. १,
 १, ७; ४, ८; २, १, २१; २२; २,
 २०; ६, ६: -णयोः गो. २, ३,
 १३; -णस्य ऐ. १, २४^३; ४, ९;
 ७, ९; १७; ऐआ. २, १, ७; ३, २,
 ३; शां. ५, ३; शांआ. ८, ४; श.
 २, ३, ४, ३७; ५, २, १^३; १६: ६, ४,
 ८; ३, ३, ४, ५^३; २४: २५^३; २५^३;
 ६, ३, २०^३; ४, १, ४, ९: ३, ४, १०;
 ४, ५, ११; ५, ३, ५, २८^३; ७, ५, २,
 १८; २०; २७; ३५; ८, ४, २, ६:
 १२, ९, २, ४; १३, ३, ६, ५; का. १,
 ४, १, २६; ५, १, १^३; १४; ६, ४, ९;
 तै. १, १, ३, ८; ४, ८; ५, ३, १; ३;
 ६, ५, ६^३; ७, ४, ३; ८, १, १; ९, १;
 २, ३, ४, ३; ५, ६, १; ३, ८, ५; ६,
 ६, ४^३; ७, ७, २; १७, २^३; ८, ६, ४;
 ७, २; ३; ३, ३, १०, १; ८, २०, ४;
 ९, १५, ३; तैआ. १, ७, ६; ११;
 २; २७, ६; २, १३, १; ३, ९, २; ६,
 ३, १; तां. १८, ९, १; जैड. ४,
 ४, १, १; आ. २, २, १; जैआ. १,
 ६१^३; २, १३, ११; गो. १, ४, ८;
 २, १, २; २१; २, ९; -णा शां.
 २५, २; शांआ. १, २; -णा श.
 ४, ५, ७, ७^३: -णात् श. ४, १,
 ४, २; ५, ४, ३, २: २०; ५, १; गो.
 १, ४, ७; -णाय ऐ. ५, २७; ७,
 ३; ९^३; १६; श. २, ५, २, ३७; ४,
 ४, ५, ११; १६; ५, ३, ३, ९^३; ७,
 २, २, १२; १२, ४, १, ९: ६, १, १५;
 १३, १, ३, ३^३; १४, ३, २, १४;
 का. १, ५, १, ३३; तै. १, ४, ३,
 १; २; २, २, ५, २; ३, १, ५, ९^३; ८,
 ६, ५; १८, ३; ९, १६, १; तैआ. १,
 ३२, २; ३, १०, २; ४, ९, १; ५, ७,
 १०; १०, १, १२: तां. १, ८, २;

१५, ३, ३०; जैड. ४, १, १, ७;
 प. ५, ५; सा. १, ३, ७: ३, ३, ५;
 -णे ऐ. ५, १; श. २, ४, ४, १९;
 का. १, ३, ८, १२: -गेन श. २,
 ६, ४, ३^३; ५, ४, ५, २; १२, ७, २,
 १७: २०; का. १, ६, ४, ४^३; ५^३;
 तै. १, २, ५, ३; ६, ४, १; ८, १, १;
 तैआ. ६, ९, २.
 वरुणानी-नी तै. ३, ५, १२, १;
 -न्या: आ. १, ३६६.
 वरुण-गृहीत, ता-तम् तै. १, ६, ५,
 ५: -ता: श. २, ५, २, २: २४; ४,
 ४, ५, १०: का. १, ५, १, २; तै.
 १, ६, ४, १; -तेन तै. १, ६,
 ५, ५.
 वरुण-गोतम-मयो: आ. २, ३,
 १३.
 वरुण-उवेष्ट-ष्टेभ्य: तै. ३, ७, ४, ७.
 वरुण-द्वैवत-त: श. १४, ६, ९,
 २३.
 वरुण-द्वैवत्यं-त्य: ऐ. १,
 १३; ३०: -त्यम् तै. ३, २, ४, ५:
 -त्यानि घ. ५, ५.
 वरुण-परियतन-म् जैड. १, २,
 ३, १
 वरुण-पाशु-शम् सा. २, १, ५; ९:
 -शात् श. २, ५, २, ३; ४; ५;
 ७; ९: १०; १६^३; २२^३; २३; ४१;
 ३, १: ६, ३, ४; ३, ६, ३, २०; ८, ५,
 १०; ९, १, २१; ४, ४, ५, ११; ५, २,
 ४, २^३; ५, १६; ६, ७, ३, ८^३; १२, ७,
 २, १७; का. १, ५, १, ३^३; ४; ५; ७; ८;
 १४; १९^३; २१; ३६: २, १; ६, ३, ४;
 तै. १, ५, ९, ८; ६, ४, १; ४; ५^३; ५,
 ५; ६; ८, १^३; ७, २, ६; १०, ६; ३, ३,
 १०, १; मं. २, ८, १३; -शे श.
 ३, ६, ३, २०; -शेन तै. १, ६, ५, २;
 ४^३; -शेभ्य: शां. ५, ३^३; गो. २, १,
 २१^३; -शै: शां. ५, ३; गो. २,
 १, २१.

वरुण-प्रवास-सम् शां. ५, ३; -सा:
 शां. ६, १५: श. २, ५, २, १: ११, ५,
 २, ३; ९; का. १, ५, १, १; तै. १, ६,
 ४, १; गो. २, १, २६; -सान् तै.
 १, ६, ४, १; गो. २, १, २१;
 -सान्नाम् तै. १, ४, १०, ६; तां.
 १७, १३, ७: -सै: शां. ५, ३; ४;
 श. २, ५, ३, १; ६, ८, ६; ८; ५, २,
 ४, २^३; का. १, ५, २, १; ६, ४, ७;
 ९: तै. १, ४, ९, ५; १०, १; २; ६^३;
 ५, ६, ४; ६, ८, १^३; तां. १७, १३,
 १७; २५, ४, १; गो. २, १, २२.
 वरुणप्रवास-त्व-म् तै. १, ४,
 १०, ६.
 वरुण-मित्र-त्र: -त्रात् वं. ३.
 वरुण-राजन्-जभ्य: तै. ३, ७, १०,
 ४; -जान: तै. १, ५, ६, ४.
 वरुण-लक्षण-म् तैआ. १, २, ३.
 वरुण-लोक-म् शां. २०, १; शांआ.
 ३, ३.
 वरुण-वाचि(व-युडइ)तन||-म्
 ऐआ. ५, ३, २.
 वरुण-सव-व: श. ५, ३, ४, १२;
 ४, ३, २; २१; तै. २, ७, ६, १;
 तां. १९, १३, १; -वम् तै. १, ७,
 ३, ४; ४, ३; ६, ४.
 वरुण-सानन्-स तां. १३, ९, २२;
 जै. १८८^३; -मनी आ. जैआ. १,
 ३७८; -मानि आ. जैआ. १,
 २५५; -म्ना तां. १३, ९, २३.
 वरुणयं, रयां-ण्य: श. १, ३, १, १६;
 २, ५, २, १; ३, ३, ४, २५; २९;
 ४, २, १, ११; ८, ५, १०; १४; ५, २,
 ५, १७; ३, २, ८; का. १, ५, १, १;
 २, २, ४, १३; -ण्यम् श. २, ५, २,
 २०; ४६; ५, ३, २, ६; ५, २५^३;
 ११, २, ६, ७^३; का. १, ५, १, १७;
 ३८; -ण्या श. १, ३, १, १४^३; ३,
 २, ४, १८^३; ७, ४, १; ५, ३, २, ५;
 ६, ४, ३, ८; ५, २, १३; का. २, २,

† 'वारुणस्व' इति आ. पाठः । ‡ विभक्तोः पूर्वसवर्णदीर्घः । || = वाचि(व/इ)तन- । वर्णलोपोऽत्र द्र.

४, ११^३; १२; -ण्याः श. ५, ३, ३, ८; ४, १२; १३, ३, ८, ५; -ण्यात् श. ३, ८, ५, १०; ९, १, २१; ४, ५, ११; ५, २, ५, १६; ३, ५, २५; १२, ७, २, १७; ९, २, ४; का. १, ५, १, ८; १४; ३८.

वरुत्वा- -ता शां. २६, १२.

वरुत्वी- -त्रयः, -त्रीः^३ श. ६, ५, ४, ६; -त्रीम् श. ७, ५, २, २०.

वरुथ- -म् श. ३, ६, ३, ७; ६, ४, ३, ६^३; तै. २, ८, ४, ७; तैआ. १०, ६३, १.

वरुथ्य- -थ्यः श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२; जै. १९०^३.

वुरेण्य- -ण्यः ऐ. ३, २९; श. ६, ६, २, १४^३; ७, २, ४; तै. २, ४, १, ६; ६, १८, १; तैआ. २, ५, १; तां. ११, १०, १; १४, ५, १; -ण्यम् ऐ. २, ३७; ४, ३२; ५, ५; १३; १९; शां. २३, ३; २६, १०; शांआ. ९, १, ८; श. २, ३, ४, ३९; ४, ३, १, २४; १३, ६, २, ९; २४, ९, ३, ११; का. १, ४, १, २८; तै. २, ६, १७, १; तैआ. १, ११, २; १०, २७, १; जै. १८०; १९९; जैउ. ४, १२, २, १^४; ४, ६; दै. ३, २५; मं. १, ६, २९; गो. १, १, ३२^३; ३४; -ण्यस्य श. ९, २, ३, ३८; -ण्या तै. २, ८, ९, २.

वूर्ण(√वृञ्)- -र्गः शांआ. ४, ७; सा. १, ४, १६; २, ५, ५; ३, १, २; -र्गम् श. १२, ४, ४, ३; सा. १, ७, १६; २, ४, ६; ६, ५; -र्गाः शां. २७, ३; सा. १, ४, १८; १९; गो. १, १, २४; -र्गण सा. १, ४, ३^३; ४; २, ३, ३; ३, ३, ४; ६, २; ३; -र्गा गो. १, १, २७^३.

वूर्चस्(√वृच्)- -र्चः ऐ. २, २^३; ८, ६.

शांआ. १२, १^३; श. १, ९, ३, १६; २, ३, १, ३१^५; ४, १९; ३, १, ३, ९; २, ४, ९^३; ४, ५, ४, ३^५; ५, २, ४, १६; ५, ९^३; १०^३; ११^३; १२^३; ५, ४, १, ७; ३, २५^३; ६, ६, ३, १५; ७, १, १, २३^३; ८, ४, १, १६^३; ५, १, ११; का. १, ३, १, २२^३; ४, १, १५; तै. १, १, ७, २; २, १, २४; ५, १, ४; ७, ८, ४; ९, ५^५; ८, ९, १; २, ५, ७, १; ७, ९, ५; १७, २^३; ३, ६, १, १^३; तैआ. २, ५, १; ३; ४, ५, ४; ५, ८, १०^३; तां. १, ३, १०; सा. ३, ७, ७; ८; ९, ५; -र्चसः श. २, ३, ४, १८; २०; का. १, ४, १, १४; १५; -र्चसा ऐ. ८, ७^३; शांआ. १२, १; श. १, ९, ३, ६; २, ३, ४, २४^३; ४, ३, १, ४; ४, ८^३; ५, ३, ४, १२; १३; ४, २, २; ७, ५, २, १२; १२, ९, २, ९; १३, ८, २, ६; का. १, ४, १, १८^३; तै. १, २, १, १४; ७, ८, ४; २, ६, ६, ५; ७, ७, १^३; २^३; ६; ९, ५; १५, २^३; ४^३; १७, १; २; ३^३; तैआ. २, ४, १; १०, १; ४, १०, ४; ५; ११, ५; ४, १, १-३; ५^३; ६; ५, ८, १०^३; ६, ३, २^३; १२, १; तां. १, २, ५; ९, ७, ३; जै. १३^३; १२७; मं. १, ६, ३२; -र्चसे श. ४, ५, ४, ९^३; ६, २^३; ३^३; ८, ३, ४, ८; तै. १, २, १, १९; २१; २, ७, ७, ५; ३, ७, ६, १५; १६; तैआ. १, ३०, १; २, ५, १; तां. १, १, ९; २, ९; ६, ६, १७^३ मं. १, ६, ७; -र्चांसि श. ५, २, १, १५; तै. २, ४, ७, ७.

वूर्च(स्य→)स्या- -स्याः तै. १, ८, ९, १.

वूर्चस्वत्- -स्वन्तम् तै. २, ४, ७, १; ३, ७, ९, ६; -स्वान् श. ४, ५, ४, १२^३; ७, ५, २, १२.

वूर्चस्विन्- -स्विन् श. ४, ५,

४, १२; -स्विन्म् शांआ. १२, १; -स्वी श. ५, २, ५, १२^३; तै. १, ७, ५, ३.

वूर्चस्विन्तम- -मः श. ८, ४, १, १६.

वूर्चोद्स्, द्वा(-स्/द्वा)- -द्वसौ श. ४, ५, ६, २; ३; -द्वाः श. १, ९, ३, १६; २, ३, ४, १९; ३, १, ३, ९; ४, ५, ६, २^३; ३^३; ९, २, १, १७; का. १, ४, १, १५; तैआ. ४, ७, ४; ५, ६, ९; १०, ६, ३, १.

वूर्चोधा(-स्/धा)- -धाः तां. १, ३, १०; -धाम् श. ३, २, २, १७^३.

वूर्ण(√वर्ण्)- -र्णः ऐ. ५, २३^३; ८, ४; श. १, १, ४, ३; ३, ३, ३, ८^३; तै. १, २, ६, ७; ७, ८, १; २, १, ५, ७^३; ४, ४, १; ३, ७, १३, २; तैआ. ७, २, १; जै. १६५; जैउ. ४, ११, २, ७; गो. १, १, २४; २५^३; -र्णम् ऐ. ६, ३६; ८, ४; शां. २१, ४; २२, ४; २६, ५; श. ३, १, २, २०^३; १४, ४, २, २५; तै. १, ४, ७, १; २, ७, १२, ६; ३, ३, ४, ५; १२, ९, २; तां. ५, ५, १४; १६; ६, ६, ८; ९, १०, २; जै. ११७; १६५^३; मं. १, ६, २७; -र्णाः ऐ. ५, ३२; श. ५, ५, ४, ९; ६, ४, ४, १३^३; प. ४, ७; दै. २, १; गो. १, ३, १६; -र्णात् श. ६, ४, ४, ९; -र्णानाम् तां. ६, ६, १०; गो. १, १, २७; -र्णाय तै. ३, ४, ४, १; १४, १; -र्णन तां. १, ५, १०; जै. १६५^३; गो. १, १, १६^३; २५^५; -र्णां श. ६, ४, ४, १३; तां. १२, ३, ५; १३, ५, २; १४, ९, ३; ११, ३; गो. २, ६, ६.

वूर्णा(-र्णऽअ-)-अर-पदा(-र्ऽअ-)-ङ्गशास्त्रः(ः) गो. १, १, २७.

† पा. ७, २, ३४ द्र. । † 'वूर्चोधाः' इत्येकं पदमिति सा. भा. आहतुः । तच्चिन्त्यं पपा-विरोधात् । तु. क्र. ३, ८, ३ ।

वर्णा(र्णऽअ)-न्ते गो. १, ३, १६.
 वर्णक-क्केन ऐआ. ५, ३, ३.
 वर्त(क→)का(√वृत्)-क्का: जै. १५०.
 वर्ति-ति: ऐ. ७, ९; तै. २, ८, ७, ८.
 वर्तनि-निभ्याम् तै. २, ८, ७, ८;
 -निम् तै. ३, ७, १०, २; जै. ९७;
 जैठ. ३, ४, २, २; ३: -नी शां. ६, ११; गो. १, ३, २, २; -न्या शा. १४, ५, २, ३; -न्याम् शा. ३, ५, ३, १३; १४; जै. ९३; -न्यौ ऐ. ५, ३३; जै. १२५; जैठ. ३, ४, २, १.
 वर्त्मन्-र्म शां. ९, ४; तै. २, १, ३, ५; -र्मन् तै. ३, २, ९, १५; ३, ४, ३; -र्मना तैआ. ५, ९, ३; -र्मनि शां. ९, ३.
 ववर्त्र-तुर-म् जैआ. १, ४६६६.
 वर्धन(√वृध्)-नेन शा. ४, ६, ४, ६; -नेषु शांआ. १२, ३.
 वर्धनी-नी: ऐ. ८, ७.
 वर्ध-च्यु(त→)ता-ता शा. ५, ४, ४, १.
 वर्मन्(√वृवृ)-र्म ऐ. ८, ११३; शां. ७, १०; शा. १, ३, ३, १४; ६, ३, ३, २५; ४, १, १०; तैआ. ६, १, ४; -र्मणा तैआ. २, १९, १; जैठ. ४, १, १, २-६; -र्मणि शा. ६, ३, १, ३१.
 वर्मिन्-र्मिणाम् शा. १३, ५, ४, १६; १७.
 वर्प(√वृप्)-र्पम् ऐआ. २, १, ३; शा. १, १, ४, १९; २०; ५, २, १९; २, २, ३, ७; ९, १, १, ३५; का. १, २, ३, ५; तैआ. २, १४, १; जै. १८; ३८; १४४; जैठ. १, १२, १, ४; गो. १, १, ३३; ३५; ३६; २, ९; -र्पस्य ऐआ. २, १, ३;

शा. १, ८, ३, १२; ७, २, २, १०; ९, १, २, ५; १२, ३, २, ६; -र्षाणाम् शा. ११, १, २, १०; ११; -र्षणि ऐआ. १, ५, २; २, २, १; ५, ३, १; शांआ. ११, ८; शा. १, ९, ३, १९; २, ३, ४, २१; ३, ७, ४, १०; १०.२, ६, ७-९; ११, १, २, १०; ११; १३; का. १, ४, १, १६; जै. १२८; १८८; २०९; जैठ. ४, २, १, २; ५; ८; ११; मं. १, २, २; सा. १, ४, १०; २, १, ५; २, १, ४, ९; ३, ७, ७; ८; ९, ५; -र्षात् शा. २, २, ३, ७; का. १, २, ३, ६; -र्षे ऐआ. ५, ३, ३; -र्षेण शा. ९, १, १, ३५; गो. १, १, २५; ३६; ४, ३; -र्षेभ्यः शा. १, ९, ३, १९; -र्षेषु ऐ. ४, १७; शा. १०, २, ६, ८; का. १, २, ३, ६.
 वर्ष-निर्णिज्-र्णिजः तै. २, ७, १२, ४.
 वर्ष-पवित्र-म् ऐआ. ५, ३, २; जैठ. १, २, ३, १.
 वर्ष-प्रावन्-वा तै. ३, ६, १३, १
 वर्ष-वृद्ध-द्धम् शा. १, १, ४, १९; २०; का. २, १, ३, २१; तै. ३, २, २, ५; ५, १०; -द्धा: शा. १, १, ४, २०; तै. ३, २, २, ५; ५, १०.
 वप-सहस्र-स्रम् आ. १; गो. १, २, ८; -स्राणि शा. १४, ६, ८, १०; तै. ३, १२, ९, २; गो. १, २, ८.
 वर्षा-र्षा: शां. ३, ४; १४, ५; २२, ५; २९, ८; शा. १, ५, ३, ११; १२; २, १, ३, १; ५; ८; २, ३, ७; ८; ९; ११; ६, १, २; ३, १, १, ८; ५, ४, १, ५; ८, १, २, २; ५, २, १०; १०, ४, ५, २; ११, २, ७, ३२; १२, ८, २, ३३; १४, ३,

२, २२; का. १, १, ३, १; ४; ७; २, ३, ५; ६; ७; ९; ६, १, २; तै. १, ४, १०, १०; ३, १०, ४, १; ११, १०, ३; ४; तैआ. ४, १९, १; तां. ६, १, १०; २१, १५, २; जैठ. १, १२, १, ४; प. ३, १; म. २, १, ११; गो. १, १, १९; ५, १५; १८; -र्षाणाम् शा. २, २, ३, ८; का. १, २, ३, ६; -र्षाभिः शां. ३, ४; का. १, २, ३, ५; तै. २, ६, १९, १; तैआ. १, ३, ४; -र्षाभ्यः शा. १, ५, ३, ११; ८, १, २, २; १३, ५, १, १३; तैआ. १, ३, ४; -र्षाम् जैठ. १, ३, २, ७; -र्षासु शां. १, ३; ४, १२; शा. २, १, ३, ५; ८; २, ३, ७; १३, ५, ४, २८; का. १, १, ३, ४; ७; २, ३, ५; ६; तै. १, ४, १०, १०.
 वर्षा-शरद्-रदौ शा. ८, ३, २, ७; ८; १२, ८, २, ३४; १३, ६, १, १०; ११.
 वर्षाहर-राणि जैआ. २, १९, ४६.
 वर्षिष्ठ,छा||-ष्ठ: ऐ. ६, ३; शा. ३, ५, १, १; ७, २, ७; ११, १, ६, ३१; ५, २, २; १२, २, ४, ७; १३, ६, १, ९; तै. २, ७, ११, २; -ष्ठम् ऐ. ६, ३; शा. ३, १, १, १; ११, ४, ३, १९; १२, २, ७, ४; तै. १, ३, ६, १; ३, ५, ७, ४; ७, ७, १; ९, ६, १; गो. २, ५, ८; -ष्ठम्ऽश्व शा. ११, १, ६, ३१; तै. २, ७, ११, २; -छा शा. ३, ४, ४, २३-२५; ६, २, १, १९; ११, ५, २, ३; १२, २, ४, ४; -छा: शा. ८, ७, २, १७; -छान् जै. १६८; -छानि शा. ८, २, ४, १९; -छाम्याम् शा. ११, ५, ४, ३; -छाय तै. ३, ४, ८, १

† 'वर्तनिः' इति कालि. मुपा. । † 'वार्त्रतुरम्' इति आ. मुपा. अद्र. । † 'दौ' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

‡ 'वार्षाहराणि' इति आ. मुपा. अद्र. । ‡ ← वृद्ध+इष्टन् 'प्रियस्विर-' इति पा. (६.४.१५७) द्र. ।

-ष्टे श. १,२,२,१४^३; ११, ५, ४, ३; का. २,२,१,११^३; तै. ३, २, ८, ६; -ष्टैः तै. १,४,८,३.

वर्षीयस्-यः श. ३, ५, ३, ८; ८, ६, २, १२; ७, २, १७; १३, ८, १, १९; तां. १२, ४, ३; १०, २; १४, ४, १; १६, १०, ३^३; गो. २, ३, १९; -यसःऽयसः ऐ. ३, ९; -यसाऽयसा श. ६, ३, ३, २५; -यसि श. ३, ८, १, १४; -यांसः श. ११, ४, १, ५; १३; गो. १, ३, ७, ९; -यांसि ऐ. ४, २४; तां. ७, ४, ५; -यान् शां. ६, १०^३; तै. १, ६, ८, ६.

वर्षीयसी-सी श. ६, ५, २, ९; १२, २, ४, ३; जै. १४९; -सीम् श. ६, ५, २, ९; १३, ८, १, १९; तै. ३, २, ९, ११.

वर्षु(√वृष्)-०षो श. ३, ८, १, १४. वर्षुक-कः शां. २८, २; श. ७, ५, २, ३७; तै. ३, ३, १, २; ३; तैआ. १, २६, ५; ५, ६, ११; ८, ४; तां. २, २, ३; ३, ५; जै. १८; ३७; १२६^३; जैड. १, १२, २, २.

वर्ष्य, ष्या-ष्यस्यऽइव तां. १३, २, १; -ष्याः तै. ३, ८, ६, २; तैआ. १, २४, १; ६, ४, १.

वर्षर्मन्-र्म श. ३, १, १, २; ५, ३, २०; तै. १, ३, ६, २; ३; ७, ९, ६^३; २, ७, ९, ४; तां. ४, ५, १०; १६^३; ११, ९, ४^३; १९, १०, १०; ११; -र्मणः तां. ४, ५, १६; ११, ९, ४; -र्मणा तां. ४, ५, १०; -र्मन् ऐ. २, २^३; श. ३, ५, ३, २०; तै. २, ४, ७, ७; ६, ७, १; ३, ६, १, १; २, १; ७, ७, १४.

वर्षर्मन्-र्मणम् तै. २, ७, १५, १.

वल्(√वल्)-लः तां. १९, ७, १; -लम् ऐ. ६, ७^३; २४^३; तै. २, ६, १३, १; तां. १९, ७, १; ३^३; जै. १३१^३;

२०३; गो. २, ५, १३^३; -लस्य जै. २०३^३; २०४; -लात् जै. २०३; -ले ऐ. ६, २४.

वल-गु-गम् श. ३, ५, ४, १०-१३; -गान् श. ३, ५, ४, २; ३^३; १०-१३; -गानाम् श. ३, ५, ४, ९.

वलग-हृन्-हनः श. ३, ५, ४, १८^३; २०; २१; -हनम् श. ३, ५, ४, ९; -हनौ श. ३, ५, ४, २२^३.

वल-भिद्-भित् तां. १९, ७, १; २५, १, १; २, १; जै. १३१; -भिदा तां. १९, ७, ३; जै. १३१^३; -भिदी आ. २, ८, ९.

वल-व(त्→)ती-ती ऐ. ६, ७; गो. २, ५, १३.

वल्लका(-काऽअ-)न्त-न्तानि तां. १७, १, १५.

वल्ल-लकः तै. १, ४, ७, ६.

विलाका-कौशिक-कः, -कात् श. १४, ७, ३, २७.

वल्गा(√वल्गु)-ल्गाः तैआ. १, ३, २.

वल्गु-ल्गु जैड. १, १६, २, १०; -ल्गुः तैआ. ४, ११, ३; ५, ९, ६.

वल्गु-त(म→)मा-मा तां. ६, ५, १३.

√वल्गाय, वल्गायति ऐ. ८, २६.

वल्मीक-कः तै. १, १, ३, ४; ३, ७, २, १; तैआ. ५, २, ९; -कम् श. २, ६, २, १७; का. १, ६, २, ८; तै. १, १, ३, ४; तैआ. ५, २, ९; -के श. १४, ७, २, १०.

वल्मीक-वपा-पा श. ६, ३, ३, ५^३; तै. १, १, ३, ४; -पाम् श. १४, १, २, १०; -पायाम् तै. १, ८, ६, २; ३, ७, २, १.

वल्मीकवपा-सम्भारु-रः तैआ. ५, २, ९.

वल्क्षु-√वह् द्र.

√वश्, वष्टि ऐ. ६, १८; १९; गो. २, ६, १^३; उशन्ति श. ४, १, ३, १९;

उश्मसि ऐ. ३, २२; श. ३, ७, १, १५; सं. २, ४, ४; वक्षि शां. २६, १४^३; वष्टु ऐआ. १, १, ४^३; तै. २, ४, ३, १; अवशत् तै. २, ५, ८, ९.

वशा-शः ऐआ. २, ६, १; ५, २, ५^३; शांआ. २, ११; श. ४, ४, ५, १९; ६, २, १, ३९; ८, ६, २, ३; ९, ३, ३, १९; का. २, १, १, ४; -शम् ऐ. ८, ९^३; ऐआ. १, ५, १;

शां. ३०, ३; ९^३; शांआ. २, ११; श. १, ५, ४, ५^३; ३, ९, ४, १४; ४, ३, १, १२; १८; १३, ५, ४, २२; तै. २, ८, ८, १; ३, १२, ३, ३; तां. १८, ९, १३; जै. १८^३; ११७; सं. २, ६, ७^३; ८^३; -शान् एआ. ४, १, १^३; श. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५; तैआ. ६, ३, २; -शो ऐआ. १, ३, ४; ५, १; शांआ. २, ११; श. १, ३, २, १५; ९, २, ३५;

३, २, २, १७^३; तै. ३, १२, ३, ३; तैआ. ३, १३, २; जै. १८^३; जैड. २, २, २, १; २; गो. २, ५, ९^३.

वशङ्गम-मौ सं. २, ६, ७.

वशि-म् तै. २, ६, १७, ७.

वशिन्-शि तै. १, ७, ५, ४; ८, २, ४; -शी ऐ. ३, १३; ऐआ. ४, १, १^३; श. ११, ५, ९, १२; १४, ७, २, २४; ८, ८, १; तै. २, ४, १, १०; ३, ७, १२, ४; तैआ. १, १०, ३; ६, ५, २; १०, १, ९; १४; जैड. २, २, २, १-३.

वशिनी-नी तै. २, ७, १७, १^३; सं. १, १, ३; -नीः तैआ. ६, १, ४.

वशीयस्-यांसः जै. १८६; -यान् गो. २, २, १४.

वावशान अद्र.

वश-म् ऐ. ३, २६.

वशा-शया तै. १, ३, ४, ३; -शा ऐ. ३, २६; ऐआ. १, ५, २; श. १, ८, ३, १५^३; ४, ५, १, ६; ९^३; ५, १,

३,३^५; ५, १, ११^३; १३, ५, ४, २५;
 तै. २, ६, १८, ४; तां. १८, ९,
 १३; -शाः श. १३, ६, २, १६;
 तै. १, ४, २, २; ३, ९, ९, ३; -शाम्
 श. २, ४, ४, १४; ४, ५, १, ५; ९;
 २, १; ५, १, ३, ३^३; ४, ५, २, २; का.
 १, ३, ४, ८; तै. १, २, ५, २; ३, ४,
 ४; ८, २, ४; २, ६, १७, ७; -शाय्याः
 श. ३, ८, ५, ११; ४, ५, २, ६; ८;
 तां. १८, ३, २; -शायाम् तां.
 १७, ११, २; -शायै श. ३, ८,
 ५, ११; ४, ५, ८, १५; ५, ३, ५, २६;
 ५, २, ८.
 वशा(-शाऽअ)-ञ- -ञाय ऐ. ६,
 १०; शां. २८, ३; गो. २, २, २०.
 वषट् ऐआ. १, २, ४; श. ६, ४, ३, ४;
 तै. ३, ७, ११, ३; १३, ३.
 वषट्/कृ, वषट्करोति ऐ. २, १२:
 २८; ३, ५^३; ६^३; ७; ४, ११^३; शां. ३,
 ५^३; १३, ६; १४, २; १५, ५; १८,
 ५; श. १, ७, २, १२; १६; २०;
 २१; ३, ८, ४, १०; ५, ५, ४, २६;
 ६, ४, ३, ४; तै. १, ६, ९, ५; २, २,
 १, ७; तैआ. ५, ७, ५, ६; जै. १८;
 २०९; गो. २, ३, १^३-३^३; वषट्-
 कुर्वन्ति ऐ. ३, ५; ६, ९; शां.
 २३, ४^३; २८, ३; १०; श. ४,
 ४, २, १६; तै. २, ३, ६, ४; तां.
 ८, ५, ५; १२, १३, ८; १६, ५, २५;
 जै. १, ६, २, ४; प. ३, ८; वषट्-
 करिष्यथ तै. ३, ३, ८, ६; वषट्-
 कुर्यात् ऐ. ३, ७^३; २२; ४, ११^३; शां.
 ३, ५; ८, ७; २३, ५; श. १, ५, १,
 १४; तैआ. ५, ७, ६^३; जै. १८;
 १९^३; गो. २, १, ११^३; ३, १; ३^३;
 ४; वषट्कुर्युः ऐ. ५, ९^३; श.
 २, ६, १, २५; का. १, ६, १, १६;
 तां. ८, ५, ५; गो. २, ६, १०^३;
 वषट्कुर्याम् श. १, ५, १, २६;
 वषट्कर्म जै. ३, ४, ३, ४.
 वषट्क्रियते श. १, ८, २, १५; १६;

२, ५, २, ३३; ११, १, २, २; वषट्-
 क्रियते श. ४, १, ५, १६; का. १,
 ५, १, ३०; वषट्क्रियातै तैआ.
 ५, ७, ५.
 वषट्-करिष्यत्- -ष्यन् ऐ. ३,
 ६; ८.
 वषट्-कर्तु- -र्ता ऐ. ३, ७; ३२^३;
 प. २, ७; गो. २, ३, ३^३; -र्तुः
 श. ४, २, १, २९; ४, ३, १०.
 वषट्-कार- -०२ ऐ. ३, ८; गो.
 २, ३, ५; -रः ऐ. १, १०; २, १८;
 ३७; ३, ५; ६; ८^३; २२; २३; ४७;
 ४८; शां. ३, ५^३; १२, ४; श. १,
 ३, ३, १४^५; ७, २, ७; ११^३; १३:
 २१; २, ५, ३, १८; ६, १, २४; ४, २,
 १, २९; ९, ३, १, १७; ३, १४; ११,
 २, २, ३; ५; १२, ३, ३, ४; १३, १,
 २, ३; १४, ८, ९, १; का. १, ५, २,
 १७; ६, १, १६; तै १, ६, ७, ४;
 ९, ३; २, १, ५, ९; ३, ३, ८, ६; तैआ.
 २, १४, १; ५, २, ३; ७, ६^३; १०,
 ३, १, १; तां. ६, २, ५; ८, १, २; १८,
 ६, २, २; जै. १२१; जै. १, १७,
 २, ८; प. ४, ७; गो. १, ३, १०;
 ५, २३; २, ३, १; २; ५; ६; २०;
 -रम् ऐ. ३, ८^३; श. ११, १, ८,
 ५; १४, ८, ९, १; तै. २, १, ५, ९;
 सा. ३, ६, ८; -रस्य ऐ. ३, ८; शां
 ३, ५^३; १२, ४; गो. २, ३, ५; -राः
 ऐ. ३, ७; शां. १६, ६; श. ११, ५,
 ६, ९; १२, ८, ३, ३०^३; तै. २, ६,
 ५, ८; ३, ७, ६, १८; गो. १, २, ११;
 २, ३, ३; -राणाम् श. ११, ५, ६,
 ९; -रात् ऐ. ५, ३३; श. १, ३, ३,
 १४; ५, २, ११; ७, २, १३; १४:
 तै. २, ४, २, ३; जै. ३, ४, २, ६;
 गो. १, ३, ३; -राय तैआ. ५, २,
 २; -रै शां. १८, १२^३; श. २, ५,
 ३, १८; -रेण शां. ८, ९; २२, १;
 श. १, ५, २, ११; १४; १८; २०;
 ६, ३, २८^३; ७, २, १२^३; ९, २, ३,

३५; ३, ३, १४^३; ४, १, ६; ११, १,
 ८, ५; तै. २, ४, २, ४; जै. ४, ६,
 २, ६; -रेषु शां. १८, १२; -रैः
 श. १२, ८, ३, ३०^३; तै. २, ६, ५,
 ८; १४, ३.
 वषट्कार-गिधन- -म् तां. ८, १,
 १; तां. ९, ६, १; २; ९, ६,
 ९; आ. जैआ १, २५६; प. ३,
 ८; ९.
 वषट्कार-भू(त→)ता- -ता प.
 ४, ७; गो. १, ३, १६.
 वषट्कारा(-रऽअ)-बुमन्त्रण- -म्
 ऐआ. ५, ३, २.
 वषट्-कृत- -त्तः तां. ९, ६, २;
 -तम् शां. ८, ९; २३, ४; श. १, ३,
 ३, १७; ५, ३, २३; ८, ३, २५; ९, २,
 २०; २, ४, ३, १४; ३, २, २, १८; ४,
 २, ५, २^३; १४, २, १, २०; तै. ३,
 ७, ११, १; गो. २, २, १२^३;
 -तस्य जै. १८^३; -ताः श.
 ११, २, ७, ३२; -ते ऐ. ७, ३३;
 श. १, ७, २, १२-१४; २, ५, २,
 ३१; ३२; ३७-३९; ३, ७-१०;
 १२-१५; ६, १, २७-२९; ३१;
 ३, ४, ४, ११-१३; ८, २, ३; २७;
 ३, ३२-३४; ४, २, १, २३; ३, ५,
 २०; ४, १, ७; २, ४-६; ३, ९; ५,
 १६; १७; ५, २, ९; ११; ५, १, ३,
 १४; २, २, १८; ३, २, ८; ३, १५;
 ४, ४, २४; ९, ३, १, १६; १७^३; १०,
 १, १, ६; ४, १, १४; २०; ११, २, २,
 ५; १३, ५, २, २३; ३, ७; १४, २, २,
 १५; ३, १, ३०; का. १, ५, १, २८;
 २९; ३३; ३४; ३५; २, ६-९;
 ११-१४; ६, १, १७-२०; तैआ.
 ५, ८, २; -तेऽ-ते ऐ. ३, ८; गो २,
 ३, ६; -तौ श. ४, २, १, २६.
 वषट्-कृति- -तयः शां. १८, १०;
 -तिम् तै. २, ८, २, २.
 वषट्-कृत्य ऐआ. १, २, ४; शां. ३,
 ६; गो. २, ३, ५; १३-१५;

४, १-३; १५-१७; वपट्कृत्यऽव-
पट्कृत्य ऐ. ३, ७; गो.
२, ३, ३; -ल्यम् ऐ. ३, ७; ५,
९; गो. २, ३, ४; ६, ५; १०.
✓ श्वसां, वसति ऐ. ३, २३; ५, ९;
३०; ८, २४; २६; शांआ. ५, २;
शा. १, ६, ४, ५; २, ३, ४, २२; ४,
१, १०; ८, १, १, ६; १०, ५, ४,
१७; ११, १, १, ४; १२, ७, ३, ६;
का. १, ४, १, १७; तै. १, ८, ५, ५;
वसति शा. १, ६, ४, ३; ३, ५, १,
३६; ६, २, २, १६; १०, ५, ४, १७;
११, ३, ३, १; १४, ८, १२, १; तै.
१, ८, ५, ४; तां. ५, ९, २; १६, ६,
३; ४; ७; ८; जै. १४४; १६८; सा.
२, ६, १४; गो. १, १, ३१; २, १, १०;
६, १०; वसतः शांआ. ५, ३; तै. २,
१, २, ९; वसन्ते प. ४, ६; वसन्ति
ऐ. ५, ९; १०; शां. २२, २; २६, ११;
३०, ११; शा. २, १, ४, ४; वसन्ति
शा. २, ३, २, १; ३; ४, १, १०; ३, ७,
२, ४; ९, २, २, ३; ७; ११, १, १, ५;
१४, ९, १, १८; का. १, ४, २, ५;
तैआ. २, १५, १; २०, १; जै. ३८;
प. ५, ८; गो. २, ६, १०; वसथ
शा. १२, १, ३, २२; उवास शा.
३, ५, २, १८; ११, ५, १, २; १२,
२, २, १३; १४, ९, १, ११; तै. ३,
१०, ११, ३; ११, ८, ३; जै. १५२;
मं. २, २, १; ऊपतुः जै. १९०; २०४;
ऊपुः शा. १४, ८, २, १; जै. ३८;
वत्स्यावः शा. १४, ९, १, ६;
वत्स्यामः जै. १६८; वसतात् तै.
३, ११, ८, २; वसानि शांआ. ११,
८; शा. ११, ३, ३, १; वसाम
जै. २०४; अवसत् शांआ. ६, १;
तां. १२, ५, ११; जै. १८८;
अवसन् ऐ. ८, २१; शा. १३, ५,
४, ६; तैआ. १, ११, २; अवसम्

शा. ११, ५, १, १०; अवसाम शा.
१४, ६, ७, १; वसेत् शां. ७, ९, ८,
२; २२, ९; २५, १५; शांआ. ४,
१५; शा. १२, ३, ५, २; ४, ३, १०;
५, २, १; तै. १, १, ४, २; वसेत्
का. १, ४, २, ५; जै. १४४; सा.
१, ५, १५; गो. १, २, ६; वसेयुः
ऐ. ४, २१; वास्तीत् शा. ५, ३, १,
१३; अवास्तीत् शा. ११, ५, १, २;
अवास्तीः ऐ. ८, २४; तै. ३, ११,
८, २; ३; अवास्सम् ऐ. १, २८;
शा. ११, ५, १, ५.
वासयते शा. १, ७, २, ५; १४, ४,
२, २९; वासयन्ते शा. ११, ६, ३,
६; १४, २, १, २०; ६, ९, ४; अवा-
सयन् शां. २५, २; वासयेत् शा.
१, ७, २, ५.
वसत् -सतः का. १, १, ४, १; २,
१, १, ६; ७; गो. १, १, ३१;
-सताम् शा. ३, ९, २, १६;
-सन् ऐ. ७, ३१; ८, ८; तै. २, ५,
५, ७; सा. १, ७, १; -सन्तम् ऐ.
५, १४.
वसति -तिः शा. १३, ४, २, १७; ८,
३, १; तै. २, ३, ५, ४; गो. १, ३,
२२; -तिम् शा. १४, ९, १, ५६;
-तौ तैआ. ९, १०, १; -त्या शा. १४,
९, १, ५६; -त्यै शा. ६, ८, १, १२;
१४; -त्यै तै. ३, ७, ३, ३.
वसती-वरी-रीः शा. ३, ९, २,
२; ७; ३, २९; ३०; ४, २५; ५, १,
२, १६; ११, ५, ५, १०; १३, १,
१, ४; -रीणाम् शा. ४, २, ३, ४;
५; -रीभिः शा. ३, ९, ३, १२;
१६; २९; ४, ६, ९, २३; -रीभ्यः
शा. ३, ९, ४, २५; -रीषु ऐ. २,
२०; शा. ३, ६, १, २६; ९, २, ७;
३, ३०; १३, ४, ४, ३; ५, १, ४;
जै. १८४; -र्यः ऐ. २, २०; शा.
३, ९, २, १६.

✓ रवसां, वस्ते ऐआ. २, १, ६; शा.
१०, ५, २, ४; १४, १, ४, १०; तै.
३, ७, ६, ५; वस्ते तै. १, ७, १, ९;
२, ८, ७, ८; जैउ. १, ११, २, ७;
८; ३, ६, ९, ४; गो. १, २, २; ४;
वसाते तै. २, ६, ४, ४; वसाथे
शां. १८, १३; तै. २, ८, ६, ६
वसीत् गो. १, २, ४; ३, ५; २१;
वक्षन् -नम् सा. १, ५, १५; -नेन
प. ४, ४.
वसना(-नऽअ-)न्त- -न्तेन शां.
४, १५.
वसन्तु -न्तः ऐ. ४, २६; शा. १,
३, ४, ७; ५, ३, ८; ९; १४; ६, १,
१९; २, १, ३, १, ५; ६; २, ३, ९;
६, १, २; ५, ४, १, ३; ७, ४, २, ३०;
३१; ८, १, १, ५; १०, ४, ५, ३; ११,
२, ७, ३२; १३, ४, १, ३; ६, १,
१०; ११; १४, ३, २, २२; का. १,
१, ३, १; ४; ५; २, ३, ७; ६, १,
२; तै. १, १, २, ६; ७; ४, १०, १०;
३, १०, ४, १; ११, १०, २; ४; तैआ.
१, ३, २; ३, १२, ३; ४, १९, १; तां.
६, १, ६; २१, १५, २; जैउ. १,
१२, १, २; ७; मं. २, १, ११; प.
३, १; गो. १, ५, १५; -न्तम् ऐ.
४, २६; शां. ३, ४; २२, १; शा.
१, ३, ४, ७; ५, ३, ८; ९; तै. १, ८,
४, १; जैउ. १, ३, २, ७; २, ४, ३,
३; गो. १, १, १७; ५, १६; -न्तस्य
शा. २, २, ३, ८; का. १, २, ३, ६;
-न्ता शा. ७, २, ४, २६; तै. १, १, २,
६; ७; ४, १०, १०; जैउ. १, १२, १,
२; -न्तात् शा. १, ५, ३, ९; १३; ८,
१, १, ५; -न्ताय शा. १, ३, २, ८;
१३, ५, १, १३; -न्ते शां. ३, ४;
४, १३; शा. २, १, ३, ५; ६; ४, ३,
१, १४; ११, २, ७, ३२; १३, ४, १,
३; ५, ४, २, ८; का. १, १, ३, ४; ५;
-न्तेन तै. २, ६, १९, १.

† ✓ १वस् निवासे ✓ २वस् आच्छादन इति विवेकः । ऽ'व' इति मुपा. स्वरः? । ॥ वस- इति मुपा. स्वरः? ।

वसन्त-ग्रीष्म- -ष्मौ श. १२, ८, २, ३४.

वसव्यं (← वसु) - व्यस्य तै. ३, ५, ७, ३; -वैः तै. ३, ६, १०, १.

वसा- -सया, -सा श. १२, ८, ३, १२; -साः जै. २०७; -साम् श. ३, ८, ३, ३२.

वसा-पावन् (✓ १पा) - -वानः श. ३, ८, ३, ३२.

वसा-होम- -मः श. ३, ८, ३, ३०; ३५; ६, २, २, ३७; -मम् श. ३, ८, ३, २०; ३०; ३१; -मस्य श. ३, ८, ३, ३५.

वसाहोम-हवनी- -न्याम् श. ३, ८, ३, १३.

वसाति- -तयः जै. २०४.

वसान, ना (✓ २वसु) - -नः ऐआ. २, १, ६; श. ७, ५, १, ९; १४, १, ४, १०; तै. २, ७, ८, १; तैआ. ४, ७, १, ५, ६, ५; ६, ४, २; तां. १७, १३, ६; ११; १४; जै. २०; जैड. ३, ६, ९, १; ४; -नाः श. ५, ३, ५, १९; -ने जै. २०३.

वसिष्ठ, ष्टा (वसुमत+इष्टर्षा) - -ष्टः ऐ. १, २१; २८; ६, १८; २०; ७, १६; ३४: ८, २१; ऐआ. १, ४, २; ५, २; २, २, २; ३; ३; १, ६; शां. ४, ८; २५, २; २६, १४; १५; २९, २; ३०, ३; शांआ. ९, २; श. २, ४, ४, २; ६, ४, २, ७; ८, १, १, ६; १२, ६, १, ३; १४, ५, २, ६; ९, २, २; ७; १४; का. १, ३, ४, १; तै. १, ३, १०, ९; २, ३, १, ३; ३, १, २, ७; तैआ. १०, २१, १; तां. ४, ७, ३; ७, ७, १८; ८, २, ४; ११, ८, १४; १२, १२, १०; १५, ५, २४; १९, ३, ८; २१, ११, २; जै. ४३; १४५; १७१; जैड. ३, १, ३, १३; ४, ४, ६; प. ३, ७; गो. १, २, ८; २, २, १०; १३; ३, ९; ६,

१; -ष्टम् जै. १९५; गो. २, ३, २३; -ष्टस्य शांआ. २, १६; तां. ५, ४, ५; ८, २, ३; १२, १२, ९; १९, ३, ८; २१, ११, ३; जै. ४३; १२९; १९५; जैड. ३, ४, ४, ५; ७; आ. १, ६१; ७२; १०७: ११९; २४१; २७१; २७२; २८८: ३१०: ३१३; ३२८; ३४४: ३४५; ३५०; ३७२; ३७३; ३८१: ३९८: ४०५: ४२७; ४३७: ४८४; ४५६; ४६८: ५११: ५१२; ५१७; ५२७; ५२८; ५५१; ५६६; ५७०; २, ६, ११; ७, ७; ८, १; १७, ९; जैआ. १, १०७; २४१; २८८: ३१३; ३२८; ३४४; ३९७; ४२७; ४३७; ४६८: ४८४; ५११; ५१२; ५१७; ५२७; ५२८; ५५१; ५६६; ५७०; १७, १; १९, १०; गो. १, २, ८; -ष्टा शांआ. ९, २, श. १४, ९, २, २; १४; -ष्टाः श. १२, ६, १, ४१; तै. १, ३, १०, ९; ३, ५, २, ३, ६, १, ३; -०ष्टाः तै. २, ४, ३, १; -ष्टाव गो. २, ३, २३; -ष्टाम् शांआ. ९, २; श. १४, ९, २, २; -ष्टाय जैड. ३, ४, १, २; प. १, ५; -ष्टायै शांआ. ९, ८; श. १४, ९, ३, ४; -ष्टासः गो. २, ४, २; -ष्टे जै. १७१.

वसिष्ठ-कश्यप- -पौ श. १४, ५, २, ६.

वसिष्ठ-जमदग्नि- -ग्न्योः आ. २, ३, १; जैआ. २, २, ७; १३, १.

वसिष्ठ-पुरोहित, ता- -ताः तां. १५, ५, २४; गो. २, २, १३.

वसिष्ठ-प्रासाह- -हः ऐआ. ५, २, २.

वसिष्ठ-यज्ञ- -ज्ञः श. २, ४, ४, २; का. १, ३, ४, १; -ज्ञम्, -ज्ञस्य, -ज्ञेन शां. ४, ८.

वसिष्ठ-शफ- -फौ आ. २, १३, ५.

वशिष्ठ-शिला- -लाः(ः) गो. १, २, ८.

वृसीयस्- -यः ऐ. ८, २६; तै. २, १, २, ३; ३, १, १, ९; १०, १, १; -यांसः तां. १५, १२, ३; २३, १२, ४; २४, १९, २; -यांसम् तैआ. ५, ११, २; -यान् श. ३, ४, ४, २७; ९, १, ४; ५; ५, ५, ४, ११; १३: ८, ५, २, १; तै. १, १, २, ८; ४, ८; ३, ९, १-३; २, १, ४, १: २, ३, १; ३, ३, १०, १; २; ८; ३, १; ३; ९, १७, ५; तां. ८, ६, १२; १२, ६, ६; १३, २, ३: २२, १२, २; ३; २४, १९, २; प. २, ३; ३, १; २-६.

वसु- -सवः श. ४, ४, १०; तै. २, ८, ६, ५; तैआ. ४, ८, ४; -सवः ऐ. १, १०; २, १८; ३७; ३, २२; ४२; ६, ३५; ८, १२; १४; १७: १९; ऐआ. ५, १, ४; शां. १२, ६; २७, ३; शांआ. १, २; ७; श. १, ३, ४, १२; ५, १, १७; ८, ३, ८; ४, ३, ५, १; ५, ७, २; ६, १, २, ६; १०; ५, २, ३; ३, १०; ४, १७; ६, ४, १२; ८, २, १, ५; ४, ३, १६; ६, १, ५; ३, ३; ९, ३, २, १; ११, ६, ३, ५; ६; १२, ३, ४, १; १३, २, ६, ४; १४, १, १, १५; २, १, २०; ४, २, २४; ६, ९, ३; ४; तै. १, ५, ११, ३; २, १, १०, १; २, १०, ५; ६, १९, १; ७, १५, ५; ३, १, २, ६; ७; ५, ८; २, ३, ३; ५, २; ९, ७; ३, ९, ७; ६, २, १; ८, १८, १; ९, ४, ६; तैआ. १, ९, १; १२, ४; ३, ८, २; ५, ७, ६; ११, ४; १०, १, १४; तां. १, २, ७; ६, २, ५; ६, ७; जै. ८८; ९९; ११७; १३३; १३६; १३९; १४१; १८८; जैड. १, ४, ४, ४; ४, २, १, ३; ४; प. ४, ६; ६, १, ७; गो. १, ४, ८; ५, ११; १५; २, २, १३; ६, १४; -सवे श. ५, २, १, २; तै. ३, १०,

७, १; -सु ऐ. २, ४, ०; ४, १; ७, ६;
 ५, ११; शां. १, ३; श. १, ६, ४,
 ५; ३, २, २, २, ५; ३, ३, १, ५; १६;
 ७, ३, १, १; १३; ८, ६, १, १, ९; ९,
 ३, २, ४; १, १, ४, ३, १, ९; १, २, ८,
 ३, ३, १; १, ७, ६, ९, ४; ७, २, २, ९;
 तै. १, १, २, ३; ६, १; २, ३, ४, २;
 ४, १, २; ४, ३; ७; ८, २; ६, ५, ८;
 १०, २-४; १, ३, १; ३; १, ५, २; ८,
 ९, २; ३, ५, २, ३; ६, १, ३; १०, ५;
 १३, १; १, ५, १; तैआ. २, ५, २;
 ७, ४, २, ३; १०, ३, ९, १; तां. ७,
 ८, १; १०, १, ७; १, ३, १, १, २; १, २,
 ७, १; जै. ३, ४; ३, ७; ४, १; जैड.
 ७, २, १, ३; मं. २, ४, १; गो. २,
 ५, २; ६, १, १; -सु: ऐ. २, २, ७;
 ७, २, ०; ऐआ. ५, २, १; शां.
 २, २, २; २, ३, १; श. १, ६, ४, २;
 ३; ७, १, १, ४; २, ३, ४, ३, १; ५, ४,
 ३, २, २; ६, ७, ३, १, १; ८, ६, १,
 २, ०; ९, ३, २, १; १, ३, ५, १, ८; का.
 १, ४, १, २, २; तै. २, ४, ३, १, ५,
 ४, ४; तैआ. १०, १०, २; ५०, १;
 -सुन: ऐ. ५, २, १; शां. २, २, ४;
 २, ६, १, ६; -सुना श. ३, ५, ३,
 २, २; मं. २, ४, १, २; -सुभि: ऐ.
 १, २, ४; ३, ३, ०; शांआ. ७, २, ३;
 श. १, ९, २, ३, १; ३, ३, १, २; ४,
 २, १; ५, २, ४; ६, ५, १, ९; तै. २,
 ६, ७, २; ८, २; ३, २, ९, ७; ६, ३,
 २; ७, ५, १०; तैआ. १, ३, २; २०,
 १; २, ५, ३; ३, १, १, ७; ७, ६, १; ५,
 ५. १; गो. १, ५, १, २; २, २, २;
 -सुभ्य: ऐ. ३, १, ३; श. ८, ४, २,
 ७; तै. ३, १, ५, ८; ३, ९, २; ७,
 ४, ६; तां. १, ९, ९; जै. १, ४, १;
 गो. १, ४, ७; -सुम् शां. २, २, ९;
 -सुपु तै. २, १, १०, १; ३; जै.

१, ३, ३; -सू तै. ३, ६, १, ३, १; मं.
 २, २, १, ५; सून् शां. २, ०, ४; २, २,
 १; ३; श. ३, ९, ४, ९; श. ८, २,
 २, ९; १, ७, २, २, ६; तै. ३, ७, ४,
 ३; ८, १, ४, ३; तैआ. ५, ७, ६; तां. १,
 ९, ९; जै. १, ४, १; गो. १, ४, ८; ५,
 १, ६; २, २, १, ५; -सूनाम् ऐ १, २, २;
 ऐआ. १, ५, २; शां. १, ६, १; ३, ०, १;
 श. १, ५, १, १, ७; ७, ३, ५, १; २; ७,
 २, १, २, ०; ८, ४, २, ७; तै. १, ५, १,
 ५; १, १, ४; २, ५, ४, १; ५, १; ७, १;
 ८, २, ६; ३, २, ३, ३; ३, ६, १०; ८,
 १, ४, ३; १, ८, १; तैआ. १, १, ५, १;
 ३, ९, १; ६, १, २, १; तां. १, ३, १, १,
 २; जै. १, ३, ९; जैड. ७, २, १, ३;
 मं. २, ८, १, ५; दै. १, १, ८; गो.
 १, ४, ८; २, २, ९; -सूनि ऐ. ५,
 १, १; श. ३, ७, ३, १, ३; ७, ४, ४,
 १०; तै. २, ४, ७, ७; ५, ८, ८; १, २;
 ६, ९, १; ८, २, ८; ५, ८; ६, १; ३, ५,
 ७, ४; ६, १०, ५; तां. १, ३, १, १, ७;
 मं. १, १, ६; ५, ४; गो. १, ३, २, १;
 २, २; २, ६, १, १; -सो ऐ. २,
 १, २; ३, १, ५; ७, ६; २, ९; ५, ४; १, ६; ८,
 १; ऐआ. १, २, १; ७, १, १; शां. १, ५,
 २; १, ९, ८; २, ०, २; २, ७, २; २, ५, ३;
 १, १; शांआ. १, ३; श. १, ३, ५,
 १, ९; तै. ३, ६, ७, २; १०, ५; ९, ६,
 १; तैआ. ७, ५, ५; १, ०, ५, २; तां.
 ९, २, १, ६; जै. ८, ३; गो. २, ५, ३;
 -सो: श. १, ७, १, ९; १, ४; १, ६;
 ३, २, २, २, ५; ९, ३, २, १; २; ६;
 ३, १, ५; १, ८; १, ९; ४, २; ३;
 १, ०, १, ५, ३; २, ६, ६; तै. १, २, १,
 २, १; २, ४, ८, १; ३, २, ५, २; ७, ४,
 १, ४; ८, २०, ५; १, १, ९, ९; १०, २;
 तैआ. १०, १०, २; तां. २, १, ३, ७;
 जैआ. १, १, १, १; गो. १, १, २, ३;

गो. १, १, २, ३; -स्व: ऐ. ५, १, ८;
 शां. २, ६, १, ५; तै. २, ४, ५, ५, १;
 ५, ६, ३; ८, २, ६; गो. २, ४, १, ६.
 वृत्ती- स्वी श. ३, ३, २, २;
 तै. ३, २, ९, १, ३; -स्वीम् श. ३,
 २, ९, १, ३.
 वृत्त-क- -क: ऐआ. १, २, २;
 शांआ. १, ३; -क्रात् ऐआ. १,
 २, २.
 वृत्त-क्षय- -य: जै. २, ०, ३.
 वृत्त-चित्र- -म् श. १०, २, ६, ५.
 वृत्त-ता- -ता तै. ३, ६, १०, ५, ६.
 वृत्त-दान- -न: -नम् श. १, ७,
 ७, २, २, ९.
 वृत्त-दावन्- -वन् श. ६, ८,
 २, ९.
 वृत्त-धानी- -म् तैआ. ३, १, १, ४.
 वृत्त-धिति- -तिम् तै. २, ८, १, १;
 -ती तै. २, ६, १०, २; ३, ६,
 १, ३, १.
 वृत्त-धेय- -यस्य श. १, ८, २,
 १, ५; १, ६; २, २, ३, २, ५; २, ७; का.
 १, २, ३, २, २; २, ३; तै. २, ६, १०,
 १; २; ३; ४; ५; ६; १, ४, १; २;
 ३; ४; ५; ६; २०, १; २; ३; ४;
 ५; ३, ५, ९, १; ६, १, ३, १; १, ४,
 १; २; ३.
 वृत्त-निधन- -म् तां. ७, १०,
 १, ७; जै. ३, ८.
 वृत्त-नीथ- -थ श. ६, ६, ४,
 १, २.
 वृत्त-नधरा- -रा तैआ. १०, १, ८.
 वृत्त-पति- -ति: तै. २, ८, ६, १;
 -त्तै श. ६, २, २, ९; -त्त तै.
 २, ५, ४, १; ८, २, ६.
 वृत्त-पत्नी- -त्नी ऐ. १, २, २.
 वृत्त-मव- -मव तै. २, ८, ९, १;
 -मते ऐ. २, २, ०; श. ३, ९, ४, ९;

† 'दावसोः' इति आ. सुपा. भाष्यसम्मतस्य गद. ‡ 'वृत्त' (वृत्तम्) इति क्र. ७, १३, ४ सुपा. § 'वृत्तानि'
 इति सम्बुद्धयन्तं पदमेकं चक्रतुर्भा. सां. च । तद् वाहवृत्त (६, १, १३) विरोधाच्चिन्त्यम् । क्र इत्यत्र पपा. (-सुता।ते)
 अनुसारे व्याख्यां विदधत् सा.भा. इत्येतमाचिक्षेप स्वयद्योपरि सुद्विजे स्थले तमेवानुसारे इति चिन्त्यतरः सः ।

१४, २, २, ६; तैआ. ४, ९, १;
 ५, ७, १०; जै. १६४; -मन्तम्
 शां. १२, ७; तै. २, ४, ८, ४;
 -मान् तैआ. ५, ७, १०.
 वसुमती-ती तै. २, ६, १०, ४;
 -तीम् शांआ. १३, १; श. १, ४,
 ५, २; तै. ३, ७, ७, १३; -त्या तै.
 ३, ६, १३, १.
 वसु-मु(य→)यी-यी श. ९, ३,
 २, ४.
 वसु-ण्व-ण्वः तैआ. १०, ६३, १.
 वसु-रोचिस्-चिपः जैआ. १,
 ३३; आ. १, ३३.
 वसु-वृन्-ने श. १, ८, २, १५;
 १६; २, २, ३, २५; २७; का. १,
 २, ३, २२; २३; तै. २, ६, १०, १;
 २; ३; ४; ५; ६; १४, १; २; ३;
 ४; ५; ६; २०, १; २; ३; ४; ५;
 ६, ९, १; ६, १३, १; १४, १;
 २; ३; मं. २, ६, ६.
 वसु-वृनि-निः श. १, ८, २, १६.
 वसु-विद्-वित्, द् श. २, ३, ४,
 ३५; ११, ४, ३, १९; १४, २, १, १५;
 ९, ४, २८; का. १, ४, १, २५; तैआ.
 ४, ८, २; तां. १३, १, १; २; -विदम्
 तै. २, ८, ९, ९; ३, ७, ५, २.
 वसु-वृत्तम-मः श. २, ४, १,
 ९; का. १, ४, २, ४; तैआ. ३,
 ११, ७; -मम् ऐ. १, १६; श. २,
 ४, १, ८; का. १, ४, २, ४.
 वसु-श्रवस्-वाः श. २, ३, ४,
 ३१; का. १, ४, १, २२.
 वसुया(✓वस्य)-या तैआ. ६,
 ११, १.
 वस्यु-यवः तै. २, ८, २, ६.
 वसोर्धारा-रया श. ९, ३, २,
 २; ६; ३, १८; ४, २; ३; -रा श.
 ९, ३, २, १; ४; ३, १८; १९; १०,
 १, ५, ३; -राम् श. ९, ३, २, १; २;
 -रायं श. ९, ३, ३, १५; १९; १०,

१, ५, ३.
 वसुक-कः तां. १, १०, ११; गो.
 २, २, १४.
 वस्तु-स्तः श. १४, ४, २, ९.
 वस्ति-स्तः श. १०, ६, १, ५; १२,
 ९, १, ३; तै. २, ६, ४, ४; -स्तम्
 तै. २, २, ९, २; -स्तेः जै. १०७.
 वस्ति-वर्ग-र्गैःऽइव तैआ. १, ४, २.
 वस्तु-स्तोः ऐ. ७, ६; शां. २, १, ७;
 श. २, १, ४, २९; का. १, १, ४,
 २६; तै. २, ६, १०, १; ३, ६, ३,
 २; १३, १.
 वस्तु-वम-मः श. ८, १, १, ६.
 वस्त्र-स्त्रम् श. ३, ३, ३, ४; तैआ. ६
 १, १; -स्त्राणि शां. १८, १३; तै.
 २, ८, ६, ६; -स्त्रेण शां. ७, १०.
 वस्तु-स्ताऽइव श. २, ५, ३, १७;
 का. १, ५, २, १६.
 वस्त्रिका-म् तां. १४, ३, १३.
 वस्त्य-स्त्यः, -स्त्याः जै. १९२.
 वस्त्यस्(=वसीयस्)-स्यः ऐ. १, २८;
 ५, २०; तै. २, ४, ३, १; ८, ५, ८; ३,
 ६, ८, १; जै. १९४; -स्यसः श. २,
 ६, २, ११; का. १, ६, २, ६; तैआ.
 ७, ४, ३; -स्वसीऽस्यसी तै.
 २, २, ९, १०; -स्यसे तै. ३, २,
 २, ४.
 वस्त्यष्टि(=स्यस्ऽअष्टि [✓१अश])-
 ष्टिः तां. १, १०, ११; गो. २, २, १४.
 ✓वह, वहति ऐ. २, ३४; ३, ४५; ४,
 २९; ३१; ५, ३; ४; ५; ६; ८; १२;
 १३; १६-२१; ६, १८; शां. १०,
 ६; १२, ३; २२, ७; श. १, ४, १, ४;
 २, २, ३, २८; ३, ३, २, १६; ५, ५,
 ४, ३५; ८, ६, ३, २४; का. १, २, ३,
 २३; वहति श. १, ३, ४, ९; ४, १,
 ३०; २, ११; ४, २; ४, २, ५, २०;
 २१; २२; ५, २, ४, १३; ७, ५, १,
 ३०; १०, ३, ५, ६; १३, २, ७, ५;
 तै. २, २, ७, ४; ११, ६; तैआ. ३,

११, ९; तां. ६, ५, २१; १६, १,
 १३; १०, ६; जै. ६२; १०२; जैउ.
 ३, ४, ३, ५; गो. १, २, ४; २, २,
 १७; ५, १५; ६, ११; १३; वहाते
 शां. १६, ५; वहतः शां. २६, ७;
 श. १, ४, ४, १; ७; १०, ३, ५, २;
 तां. ८; ५, ४; १६, १, ६; १०, ४;
 २१, १३, ७; प. ३, ७; वहन्ति
 ऐ. २, २०; ४, ५; २५; ५, १; ४; ५;
 ६; ८; १२; १३; १६; १८-२१;
 ७, १; ऐआ. २, १, ६; शां. १४, १;
 ३; २६, ८; श. १, १, २, ९; ८, २,
 ८; ३, ६, ४, ११; ४, ४, ३, १; ५,
 ५, २, ४; १३, ८, ४, ६; का. २, १,
 २, ९; तै. ३, ३, ७, ५; वहन्ति श.
 श. १, ३, ४, ६; ८, २, ८; ४, ३, ४,
 ९; ४, ३, १; ५, ५, २, १; ३; ५;
 तै. १, २, १, ११; ५, ४, १; २, २,
 ३, ७; तैआ. ५, २, ३; तां. २,
 १६, ३; १०, ५, ११; जै. १९; ५०;
 गो. १, २, १०; ३, १; ५, २४; २, ५,
 १; वहसि श. ८, ६, ३, २४; ९,
 ५, १, ४७; वहसि श. १४, ८,
 १५, ११; उवाह श. १४, १, ३,
 २५; ऊहिये तै. २, ४, १, ९; ऊहिये
 तै. २, ५, ४, ४; ऊहयुः तैआ. १,
 १०, ३; वक्ष्यामि तैआ. ४, १, १;
 वक्ष्यामः ऐ. २, २०; तै. २, २,
 ३, ७; तैआ. ५, २, १; वक्ष्व
 ऐ. १, २८; तै. ३, ६, १३, १,
 वहात् श. १, ४, ४, १४; ८, २, ५; ६,
 १, २, ३६; वहातः श. १, ४, ४, २;
 वहान् श. ४, २, १, ३२; वक्षि तै.
 २, ४, १, ५; ३, ६, ११, ३; तैआ. ४,
 ११, ४; १०, १०, २; वहासि तै.
 ३, ७, ६, ९; वहतु ऐआ. १, १,
 ४; श. ७, ५, १, ३०; तै. १, ४,
 ४, ८; वहन्तु तै. २, ६, १२, १;
 तैआ. ४, ४, १; वक्ष्य श. ४, ४,
 ५, २१; वह श. १, ४, २, १; ४,

१५; तै. २, ५, ८, ९; ३, ५, ७, ६;
 ६, १२, २; बृह तै. १, २, १, २०;
 २, ५, ८, ७; ३, ६, १२, १; ७, ७, १०;
 तैआ. ६, १, ४^३; जैड. ३, ५, २,
 ११; मं. २, ३, १८; बृहत् तै. ३,
 ७, ९, ३; तां. १, २, ५^३; जैड. ३,
 ५, ४, ५; अंबहत् श. १०, ६, ४,
 १; जै. ६५; १०२^३; बृहत् श. १,
 ५, १, १४; ४, ४, ३, १२; बृहत् श.
 श. १, ३, ३, १२^३; ५, १, २६;
 अवाट् तै. ३, ६, २, २; ५, १; मं.
 २, ३, १७; अवाक्षीत् तै. २, ६,
 १०, ३; अवाक्षुः श. १, ८, २, ८, ४,
 ४, ३, १; वोढवम् श. ३, ८, २, ३.
 वनीवाहयुते श. १, ४ ३, ६; ६, ८,
 १, २^३; ४^३; वनीवाहयुते श. ६,
 ८, १, १, ४.
 वक्ष्यत्-क्ष्यन् ऐ. १, २८; शांआ.
 १, ८; -क्ष्यन्तम् श. १, ४, ४, १५.
 वक्ष्यन्ती-म् ऐआ. ५, १, ५^३.
 वनीवाहन-म् श. १०, १, ५, २.
 वनीवाहित-जः श. ६, ८, १, ३.
 ववक्षु-क्षुः तै. १, ५, ८, ३.
 बृह-हः का. १, २, ३, २३; २, १
 २, ९; -हम् श. १, १, २, ९; २,
 २, ३, २८; ४, ५, १, १५; ५, २, ४,
 १३; तां. १३, १२, १५; -हाः,
 -हान् श. ५, ४, ३, १५; -हेन
 श. २, २, ३, २८; ४, ५, १, १५;
 ५, २, ३, ८; ४, १३; गो. १, २, २०.
 बृह-रावि(न्→)णी-म् ऐ. ५,
 ९^३; गो. २, ६, १०^३.
 बृह(ल→)ला-ला श. ५, २, ४,
 १३^३; -लायै श. ५, २, ४, ११; १३.
 बृहत्-हत् तै. ३, १, १, ९; -हन्तः
 तै. २, ८, ६, २; तैआ. १, ११, १;
 तां. १, २, ८.
 बृहन्ती-न्तीः तैआ. १, २४,
 २; मं. २, ३, १५; -न्तीःऽइव
 तैआ. १, २४, ३; -न्तीनाम् तै.

१, ७, ५, १; -न्तीम् जै. १०२.
 बृहतु-तवः तै. १, ५, १, २; -तुम्
 ऐ. ४, ७; मं. १, ३, ११.
 बृहमान-नः तै. २, ८, ६, १;
 -नाः श. ४, ४, ४, १०^३; तै. १,
 ५, १, २.
 बृहस्-हसा का. १, २, ३, २३.
 बृहिन-ही तै. १, ४, ४, ११; ६,
 १, ६^३; ७, ८; ९^३; ७, २, २^३.
 बृहिनी-नी तै. १, ७, १, ४^३.
 बृहिट्(वोढु+इण्)-छान् तां. ११,
 १, ५; -छभिः तै. २, ४, ५, ४.
 बृहीयस्-यांसौ प. ३, ७.
 बृहि-ह्यः जै. १३२; -हि तै.
 १, १, ६, ११; ८, २, ५; -ह्निः ऐ.
 ५, १३; ६, १८^३; १९; तै. १, १, ६,
 १०^३; ८, २, ५^३; तैआ. ६, १०, १;
 तां. १, ४, ५; १२, ३, ६; गो. २,
 ५, १५^३; ६, १^३; -हिना तै. १, १,
 ६, ११; ८, २, ५; जै. १३२;
 -ह्निभिः तै. २, ७, १२, ५;
 -ह्निम् ऐ. ६, १८; जै. १८०;
 -ह्नी तैआ. ६, १, १.
 बृह्नि-तम-मम् श. १, १, २,
 १२; का. २, १, २, ११; तै. ३, २,
 ४, ४; -मान् श. ३, ७, ३, १०^३.
 बृह्नि-वत्(मत्पु)-वत् ऐ. ६,
 १८^३; गो. २, ५, १५^३.
 बृह्नि-शिखा-खा तैआ. १०,
 ११, २.
 वोढवे, वोढुम्, वोढु-अद्र.
 वा ऐ. १, १^३; ३^३; ४; ५^३; ऐआ. १, १,
 १^३; २^३; ३^३; २, १, १; शां. २, २;
 ७^३; ६, २^३; ३^३; ४; शांआ. १, १^३;
 ४, ३^३; ४^३; ८; १५^३; श. १, १, १,
 १०^३; ११^३; १५^३; २, २; ४, ९^३; का.
 १, २, ३, २३^३; २, ४, ४^३; ७^३; ३, १,
 ३^३; २७^३; तै. १, ३, १०, ४^३; ७^३;
 ४, २, ४; ४, १०^३; तैआ. १, १०,
 ७; २६, ७; ३२, १; ३^३; २, २, १^३;

तां. २, ३, २^३; ५, १, ११^३; ६, ४^३;
 ७, ७, १९; ८, १०; १६, ८, ८; जै.
 १; ९; १०^३-१२^३; जैड. १, १, १,
 १; २; २, ६; ७; ३, १; जैआ. १, ३;
 ३९^३; ५६; ६१^३; ७२; आ. १^३;
 प. १, १; ४^३; ५; ६^३; मं. १, १, १४;
 ५, ९; २, २, ११; ६, १३; दै. ३,
 ४^३; ६^३; १२; १९; २२^३; सा. १, १,
 १; ६^३; १०; १३; १४^३; सं. ३; ५^३;
 गो. १, २, ४^३; १२; १४^३; ३,
 १^३; ८; वाऽइव श. १, ५, १,
 ५; ३, १; ६, ४, १; का. १, ४,
 २, १.
 वा, वाति श. २, २, ३, ८; ६, १, ३,
 १३; ७, ५, २, ४६; ८, ६, १, १५;
 ११, ५, ६, ९; का. १, २, ३, ६; तै.
 २, ३, ९, ४-७; वाति श. ६, १, ३,
 १३; ८, १, १, ७; २, ३, २; ६, १, १७;
 १०, ३, ५, १४; ११, १, ६, १७; का.
 २, १, १, १; तै. २, ३, ९, ४-७;
 तैआ. १०, ९, १^३; तां. ७, ९, ११;
 जैड. १, १, २, ५; ६^३; ३, १, १, २०;
 सं. १; गो. २, ४, ७; वातः तै. २,
 ४, १, ७; तैआ. ४, ४, १; वान्ति
 श. ३, २, १, ११; वासि जैड. ३,
 ५, २, २^३; वातु तै. ३, ७, १०,
 ५; वाहि श. १०, ३, ५, १४;
 वायुत् श. ११, ५, ३, ११; तै. २,
 ३, ९, ९; गो. १, ३, १३; अवा-
 सीत् जैड. १, १, २, ६.
 वात्-वात-अद्र.
 वाक्, वाकोवाक्य, वाक्य, वाक्या,
 वाक्षवह्, वागपेत, वागरा, वागिमन्-
 वाच् द्र.
 वागरा-रया जै. १७९.
 वायुत्-घतः ऐ. २, २; ५, ७; ऐआ.
 ५, २, ४; श. ६, ४, २, २; ३, १०;
 सां. २, ३, ४; -घद्भिः ऐ. २, २;
 श. ६, ४, ३, १०; तै. ३, ६, १, २.
 वाच्(√वच्)-वाग् तैआ. ४, २०, १.

† 'बृहत्' इत्युपक्रमे ननु संभवेत् ?

वाक्, ग् ऐ. १, ६; १३; १९;
 २७; २८; २, ४; ५; ७; १०;
 १५; १६; १७; २१; २४; २६;
 २७; २८; ३८; ४०; ३, १, २;
 ८; १५; ३७; ४४; ४, १; २, १;
 २८; ५, ३; ४; ९; १६; २३-
 २५; २८; ३३; ६, ३; ७; १५;
 २७; ३२; ३६; ऐआ. १, १, १, ४;
 ३, २; ८; ४, २; ५, १, २; २, १,
 २; ३, ४; ५; ६; ८; ३, ३; ६; ८; ४,
 १; २; ७, १; ३, १, १; ६; २, १, ६;
 ५, १, १; ५, ३, २; शां. २, ७; ७, २;
 ६; ७, १, ४; ६; ९; ८, ५; ६; ९, ३;
 १०, ५; ६; ११, २; ८; १२, ८; १३,
 ५; ९; १४, २; ४; ५; १५, १; ३;
 १६, ४; १७, ७; १८, ५; २२, ६;
 २६, १; २७, १; ४; ६; ७; २८, ९;
 २९, ३; ३०, ८; शांआ. १, ८; २,
 १; १५; १७; ४, १; ३; १४; ५, ३;
 ४; ५; ७; ६, २०; ७, १; २; ३; ४;
 ५-८; १५; १९; २०; २३; ८, १०;
 ११; ९, २; ३; १०, २; ८; ११, २; ६;
 १२, १; शा. १, १, २, २; ४, १, १;
 १४; १५; १६; १७; ३, २, १, ६; ४,
 १, २; १, ७; ३, ५; ४, १; २; ४; ६;
 ७; ८; १०; ११; १५; ४; ८; १०;
 १२; ५, १, २, १, २, ७; ६, ३, २, ७;
 ७, १, १५; २, २, १; २, १, ४, १०;
 २९; २, ४, ४; ३, १, १, ७; ५, ३,
 १, ८; ६; ३, १, २, ७; ४, २;
 ९; १४; १६; २, १; २, १, १९;
 २२; २, ४; ३, २, ३; २, ९; ३०;
 ३, ८; १५; ४, ४; ६; ७; १०; ११;
 १५; १६; २०; ३, १, १, ६; ४, ३,
 १, ६; ५, १, २, ३; ३, ४; ३, १, ७; ४,
 ९; ६, २, २; ८, १, १, २; २, ९, १, १,
 ७; ९; १०, १, ३, १; १, २; १, ६; १, ७;
 २, २, १, १; ५, ३; १, ४; ३, २, १, ३;
 ५, १, ४; ८, ३; ४; ६, ३, ३, ५,
 २; ७, १; ५; १, ९; ९, १, ६; २, १;
 ५, १, ३, १, १; ५, ६; २, २, १, १;

१३; १४; ३, ४, ३; २, ५; ५, ८; ४, ५,
 ७; ५, ४, १, ६; ६, १, १, ९; २, १, ५;
 २८; ३, १, ८; ९; १९; ३, ३; ४, ३;
 ४, ४; ४, १, ५; ७; २, ३; ५, १, ९;
 २, २०; ३, ४; ४, ५; ८, १, १०;
 ११; ७, १, २, १, ३; १८; २, १, २,
 २, ५; ३, ३; ४, १, ४; २८; ४, २,
 ३, ४; ३, ५; ३, ७; ३, ८; ५, १, ७; ३, १;
 २, २, १; ३, ६; ५, २; ८, १, २, ७;
 ८; ९; ४, २, ३; ३, ३; ५, २, ४; ५;
 ४, १; ६, ३, २, २; ७, २, ६; ७; ३,
 ८; २, १; ९, १, २, १, ७; २, २, ५;
 ३, १, ४; १, २; २, ४; ४, १, ७; ५, १,
 ५, ३; २, ८; १०, १, १, ९; २, ३;
 ४; ३, ४; १०; ४, ७; २, ६; ७; ३, १,
 १; ४; ३, १; ६; ७; ४, ५, २; ५, १,
 १; २; ४; ५; २, २; ३, ४; ५; ६, ४,
 १; ५, ४; ११, १, ६, १, ८; २, ३, ६;
 ४, ७; ८; ९; ६, ३; ७, ६; ३, १, १;
 ४, २, १, ६; ५, ४, १, ३; ६, ३; ९, १;
 २; ५; ७; १०; १२, १, १, ४; ५; २,
 ४, १; ३, ४, १०; ७, २, ६; ८, २,
 ४; ६; १९; २, ३; २, ५; २, ८; ९, १, १, १;
 १, ३; १, ३, १, ८, ५; ३, ६, ६; ४, १,
 ७; १, ५; ६, २, १, ३; १, ४, १, ८;
 २, १, १, २; १, ५; ३, १, १, ६; ४, १,
 ३; २, २-२, ५; २, ९; २, १, ७; ३, १, ४,
 ३, १०-१, ४; १, ५; १, ८; २, ७; ३, ०;
 ३, १, ४, १; ५, १, १, ८; २, ४; ५; ६;
 ४, १, १; ६, १, ५; २, ४; १, ३; ७,
 २, २; ९, १, ५; २, ५; १०, ५; ६; ७,
 १, ५; ३, १, २; ८, २, ४; १, ५, ८, ९,
 १, १, ५; २, २; ८; १, ४; ४, २, ५;
 ३, ३; का. १, १, ४, १०; २, ६; २, ४,
 ३; ३, १, १०; ५, २, १, ७; ३, ६, २,
 १, २, ३; ३, १, ५; १, ७; १, ८; तै. १,
 ३, २, ५; ४, ५; ५, १; ६, २; ७, ५,
 ५; ८, ५, ६; ८, १; २; २, १, २, ३;
 २, ४, १; ३, २, २; ४, ६, १०; १, १;
 ५, १, २; ३, ६, ५, ४; ७, १, ६, ४, ८,
 ८, ४; ५; ३, २, ५, ९; ३, ८, ६; १०,

३; ७, ७, ७; ८; ९, २; ५; ७; ८, १, १,
 २; १, ६, ३; ९, १, ८, १; १०, ८, २, ५;
 ९, १, १, २; १, १, ८, १; १, २, ५, २;
 ९, ६; तैआ. २, १, १, १; १, ७, १, ३,
 १, १, ६, १; ९, १; ४, ३, ३; ५, ६,
 ७; १, १, ४; ५; ७, ३, ४; ७, १; १०,
 ६, ४, १; तां. १, ३, १; २, १, ७, ४;
 ४, ३, ३; ७, ३, ७; ५, १, १, ८-२०;
 ७, १, ६; ८, २, ९, १, ४; ६, ४, ७, ५,
 १०; १, ३; ७, ५-७; ७, ६, ३; १, ७;
 ७, ९; १, ६; ८, ७, ३; ९, ६, १०;
 १०, २, १; ३, १, ३; ४, ६; ९; १, २,
 ५; ७; ११, ५, २, ८; १०, १, ९; १, २,
 ५, १, ३; १, ४; १, ३, १, ५; १, ६; १, ३,
 ५, १०; ६, १०; १, २, १, ४; १, ४, १, १,
 २, २; १, १, १०, १, ३; १, ६, ५, १, ६;
 १, १, १, ७; १, ७, ५, १; १, ८, १, ९;
 ५, २, १; ६, १, ५; ८, ३; ७; १, ६, ९,
 २, १; १, १, २; २, ०, १, ४, २; ३, ८
 १, ५, २; २, १, ३, १; ५, ४; २, २, ९,
 ४; २, ३, १, ४; २, २; २, ८, ४; २, ५,
 १, ८, ४; जै. १, ६; २, ५; ६, २; ८, ८;
 ९, ५; ९, ६; १००; १०, ४; १, १, ५;
 १, १, ८; १, २, ३; २, ६; १, ३, ३; १, ४, ६;
 १, ५, ६; १, ६, ५; १, ६, ८; १, ८, २;
 २, १, २; जैउ. १, १, १, ७; २, १, ५;
 ७, ३; २, २, २, ५; ३, १; ७, १, २;
 २, ४; ८, १, ८; २, २; ९, १, ३; ४;
 १, १, १, २, ३; १, २, ८, ५, ३; १, ३,
 १, १, २; ३, ४, ६; २, ३; १, ५, २, ६;
 १, ७; १, २, ३; १, ८, २, ८; ३, ३; २,
 १, १, १, २, १, १; २, १, ५; ३, ३, ३; ६;
 ४, १, ४; २, १, २; ५, १, २; ३, ४; ६;
 ७; ३, १, २, ५; २, ५, १०; ३,
 ३, १, २; ४, ९; ४, १, १, २, १; ५, १,
 १, ३; १, ६; ६, ४, ९; ५, १; ६, १;
 ८, ४; ७, २, २; ४, ५, १, ४; ६, ३,
 ६; ९; ८, १, १, २, ६; १०; १०, १, ३;
 ५; १, १, १, १; २, २-५; ४, १; ५,
 १; १, २, १, १, ५; १, ६; सा. १, १, १, २;
 प. १, ३; ४; २, २; ६; ८; मं. २,

४,५; सं. १^३; गो. १,१,४^५; ३३^३;
 ३७; ३८; २,११^३; १२; १८^३; २१;
 ३,२^५; ३,१४; २१; २२; ४,४,५,४^३;
 १५; २५; २, १, ३; १, २०; २, ९;
 १३; १७^३; २३; ३, ५^३; ६^३; ८^३; ४,
 १०; ११; ५, ४^३; १३; ६, ८^३; १०^३;
 १६^३; वाक्ऽवाक् ऐ. ५, २८;
 वाग्भिः ऐआ. २, ३, ५; प. २, ५;
 ६; ७; १०; वाग्भ्यः तां. २१, ३,
 ५; वाश्चू जैठ. ४, ६, ३, ९^३;
 वाचः तै. १, ३, २, ७^३; ८, ४, २;
 तैआ. ५, ८, ७; ८, ४, १; ९, १;
 वाचः ऐ. २, ७^३; १५^३; १७; २६; ३,
 ४४; ४, १; ३^५; ५, ४; ७, २७; ८,
 ७; ९^३; ऐआ. १, ३, १; ३^३; ६^३;
 २, १, ३; ७; ३, ३; ६^३; ८; ४,
 १; ३, २, ५^३; ५, ३, २^३; शां. २, ७;
 ३, ५^३; ७, ६; १०, ६^३; ११, १; ८;
 २२, ६^३; ३०, ७^३; शांआ. २, ६; ६,
 २; १७; शा. १, १, ४, ८^३; १२^३;
 ३, २, १६; ४, ४, ७; ५, ८; १३;
 २, १, ४, ८; १०; ३, २, १, २६; २, ८;
 ४, ११; ३, १, १; २, ५, ४, १७; ९, १,
 ७; १७; ४, १, ३, १६^३; १७;
 ५, ८, ४; ६, ७, ३; ६; ९, १६^३; १९;
 ५, २, २, १३^३; १४^३; ३, ५, १६^३; ४,
 ४, १४; ५, ५, १, २; ६, १, १, ९; ३, १,
 ९; ३४^३; ५, ३, ४; ६, १, १, ८^३; ७, १,
 २, १८; ५, १, ७; २, ६; ८, ७, २, ३;
 ६, ३, २०^३; ९, ३, ४, १७^३; १०, १,
 १, ९; ३, १, ४^३; ५, १, ३; ३, ४; ३, ५,
 २, ९; २, २; १४, ३, २, २०; ४, ३, १५;
 १८; ६, ७, २, २; ७, २, २; ९, ४, ३; ३;
 कां. १, १, ४, ७; २, १, ३, १३^३; १६^३;
 तै. १, १, ५, १^३; ३; ३, ६, २^३; ३; ५,
 ४, २; ७, १; १२, १^३; ७, ६, २^३; ८, ३,
 ३^३; ४; ८, १; २; २, २, १, ७^३; ४, २,
 १^३; ६, ६; ७, १६, ४; ८, ८, ६; ३, २,
 ५, ७; ३, ८, ५; ७, ११, १; ८, १६,
 ३^३; ९, ५, ५^३; तैआ. १, ३, ३; ४, १;

३; ९, ४; १०, ४; २, ११, १^३; ३, २,
 १; ११, २; ४, २७, १; १०, ६३, १;
 तां. १, ३, १; ५, १०; ४, २, १७^३; १८;
 ५, ५, २०; ७, १; ८, २; ३; ६, ५,
 १४, ७, ६; ९, १०; ११; १२; ७, ८,
 १५; ८, ६, १३^३; १०, २, ७; ११, १,
 ३^३; ५, २८; ६, १; १२, ३, ६; ५,
 १; १२; १०, ५; ११, ३; ४; १२, ४;
 १६, ९, ३; ११, २; १८, ५,
 २१; ६, १५; ८, ७^३; १०; ११, २;
 २०, १४, ३^३; १५, २; २१, ५, ४;
 १२, २^३; २३, २, ५, ३; २४, ९, २;
 जै ११७; ११८; १३९, १४३^३;
 १४६^३; १५५; १५६; १६५^३;
 १६६^३; १६८; १७०^३; १७१^३; प २,
 १; २; ३^३; जैठ. १, १, ७, ३; ५^३; २,
 २, ५; ८, १, ८; २, २; ६; १२, ३, ५^३;
 १३, १, १; ४; ७; १८, ४, १४; २, १,
 २, ५; ५, ३, ७; ३, १, ३, १५; ४,
 ५, १^३; ४, ८, ३, ९; ४, १०, १, २;
 जैआ. १, १६९; २८१; २९५;
 ४४२; ५३७; ५८०; २, १, १; २, ४;
 २४, २; आ. १, १६९; २८१; २९५;
 ४४२; ५३७; ५८०; ५८०; २, १५,
 १; सा. १, ४, ४; २, ७, १०; १२; १,
 २, ११; २, २, १७; ४, १९; वाचम्
 ऐ. १, ६^३; ८; १३; १९; २८^३; २,
 २; ४^३; ५^३; ७; १५^३; २१^३; २६;
 २७^३; २८; ३३; ४०^३; ३, २; ८; १५;
 २०; ३७; ५, ४; ५^३; ९^३; १०; १६;
 २१; २२; २४^३; ६, १५; २४; २७;
 २८; ३२; ३३; ३६^३; ८, ९^३; ऐआ.
 १, १, १; ४^३; ३, १; ३^३; ६^३; ८; ५, १;
 २, १, ७; ३, ६^३; ६, १; ३, १, ६; २,
 ६; ५, १, ५; शां. २, ७^३; ५, २;
 ६, १३; ७, ६; ९, १; १०, ५;
 ६; ११, २^३; ६; ८^३; १७, ७; २०, २;
 २२, ९; २६, १; २७, १; ६^३; ७;
 २८, १; २; ३०, ८; शांआ. १, ८^३;
 २, १^३; १५; ४, १; ४; ५; १५^३; ५, २;

६; ८; ७, १९; २३; ८, ८; ९; ११;
 १०, २; १२, २; शा. १, १, २, २; ४,
 ८^३; ९; ११; १३; १७; २, ५, २१;
 ४, १, ३; २, १७; ३, ५; १५; ५, १,
 १८; २१; ४, ६; ७, ४, २०; ८, १, २;
 ३, २५; २, ३, १, १७; ४, १, १; ६^३;
 १२^३; ३, १, ३, २७; २, १, १८^३; २४^३;
 २५; ३६^३; ३७; ३८; २, १^३; ४^३-६^३;
 ७; ८^३; २६^३; २७^३; २९^३; ४, ३^३; ५,
 १, १८; ४, ८^३; ८, १, १३^३; २, ६;
 ९, १, ७^३; ४, ६^३; ७; २४; ४, २, २,
 ६; ७; ८^३; ९; १०^३; ५, ११; ३, २,
 १३; ३, १९^३; ५, १, ४; ६, ७, ६; ९,
 ७; २१^३; २२; २३; २४^३; ५, १, १,
 ११^३; ५, ६; ८; ९; २, २, ९; ३, ४,
 २५; ४, ४, ९; ६, १, २, ६; ७-९;
 ३, १, १९; ४४^३; ६, ४, १^३; २^३; ७,
 ४, १४^३; ७, १, २, २१; २, २, १^३;
 ३, १, ४; ४, २, ३४^३; ३७; ३८^३; ८,
 १, २, ८; ९^३; ९, १, २, १७^३; २, १,
 १^३; ५, १, १२; १०, ३, ३, १; ५, १,
 ३; ३, ४; ६, ५, ४; ११, ५, ४, ६-
 ११; १३^३; ५, १०; ९, १; ७; १०;
 ११; १२, १, १, ४^३; ५^३; ७, २, ६;
 ८, २, २८; १३, २, ९, ९^३; ४, १, ७;
 १०; ५, २, १०^३; १४, १, ३, ३; ३;
 ४, ८; ३, १, १६; ४, १, ३; १३; ३,
 ८; ७, ३, ५; ८, ९, १; १५, ८; ९, १,
 ८; ४, १७; का. १, ३, १, १०; ४,
 २, १; ३^३; ७^३; २, १, २, ३; ३, १३^३;
 १६; १९; तै. १, १, ३; २, १,
 १५; ३, २, ५; ४, २; ३; ५, १^३; ६,
 ३^३; ५, ७, १; ६, २, २; ७, २, १; ८,
 ३; २, २, ६, ४^३; ४, ५, ४; ६, १०;
 १२; ५, १, ३; ६, ५; ६, १४, २; ६;
 २०, २; ७, ५, १; १५, २^३; ८, ८, ४^३;
 ५; ३, १, २, ५; २, २, ६; ८; ५, ७;
 ८, ७; ३, ८, ५; ६, १, ३; ८, १, ३;
 १६, ३; तैआ. १, ६, ३; ३, ११,
 ११; ४, १, १; २, ५; ३, ३; ७,

३;३१, १; ३४, १; ५, १, १; ३,
 ९; ६, ५; ११, ५; ६, ६, २; ९,
 १, १; तां. १, २, १; ३, ४; ४, ९,
 १६; ५, २, ५; ७, १; ६, ८, १; २; ६,
 ५, १३; १४; १५; ७, ८; ११; ७, ६,
 ३; ९, १, १२; १३; ४, २; ६, १०; ८,
 १३; १०, ४, ६; ९; १२, ७; १२, ५,
 ११; ६, ८; १३, १६; १३, १२, ३;
 १५, ७, ५; १७, ५, १, २; १८, ८, ७;
 १६; २०, १४, २; ४; ५; ७; २१,
 १०, १७; २३, २, ३; ५, ३; ९, ४;
 ११, ४; २०, ३; २२, ६; २४, १४, ६;
 १६, ६; १७, ४; जै. १४, २५; ६२;
 १०४; १०७; १२३; १२६; १३६;
 १५५; १६५; १६८; १८२;
 २१२; जैट. १, ३, ५; ७, १, ३;
 २, ४; १३, १, ६; २, २, १, ५; ४, २,
 २; ५, १, १; ३; ४; ३, १, २, ५; २,
 ४, ४; ९; ४, १, १; ४, ३; ६; ६, ७, ५;
 ८, १; २; ३; ४, ७, १, २; ८, २, १३;
 ४, २; १०, १, १; २; ११, ३, ४; घ. १,
 ४; २, १; २; ३; ८; मं. १, १, १; २,
 २१; ७, १५; दै. २, ७; सा. १,
 ४, १; गो. १, १, १७; २, ८; १२;
 १, १९; ४, ४; ५, ८; १६; २१; २, १,
 १; २०; २, २३; ३, ६; ५, ४; ६, ८;
 १०; १६; वाचमूऽइव ऐ. ३, ४;
 वाचा ऐ. १, ८; २७; २, ५; ७;
 १५; २१; ४०; ३, १; ३; २४;
 ४४; ४५; ४, १; ५, २, ३; ३३; ६,
 १४; ७, १०; ऐआ. १, ३, ३; ३;
 ६; २, १, ६; ७; ३, ५; ८; ४, ३;
 ३, १, १; ६; ५, १, ५; शां. २,
 ७; ३, ३; ५, ६; ६, ११; ७, १;
 ३; ४; ९; १०, ५; १२, ५; ८; १४,
 २; १५, १; २६, १; २९, ३; शांआ.
 ३, ६; ७; ४, १३; १४; ५, २-४;
 ६; ७, २; १९; २०; ९, ४-६; १२,
 १; शा. १, ४, १, २; ४, ३, ५; १५;
 ४, २; ५, २, ७; २, ४, २, ६; ५, २,

२९; ३३; ३, ५, ३, ११; ९, १, ७;
 ९; ४, २, ४, २३; ३, २, १३; ५,
 १, ३; ६, ५, २; ७, १; ९, २१; ५, ३,
 ४, ३; ५, ८; १६; ४, ५, २; ७; ५, ४,
 १६; ६, १, २, २८; ३, १, ८; ४३;
 ४, १, ५; २, २०; ४, ५; ७, १, २,
 १३; २, ४, १४; ४, २, ३४; ५, २,
 २१; ३६; ५२; ८, १, २, ७; ९; ४, ३,
 ३; ५, ४, १; ७, ३, २१; ९, १, २,
 १७; ३, २४; ५, २, ८; १०, १, १, ९;
 ३, १०; ३, ३, ८; ५, १, १; ३; २,
 १५; ५, ३, ४; ६, ५, ५; ११, २, ३,
 ६; ५, १, ७; ५, १०; ७, २, ६; १२,
 २, ४, १; ६, १, ४; ८, २, ५; १९;
 २५; ९, १, १३; १३, १, ८, ५; ५,
 २, ९; २२; १४, २, १, १२; ३, २,
 २०; ४, १, २, ६; २७; ५, २, ६; ६,
 १, ५; २, ४; १०, ६; ७, १, ५; ९, १,
 १०; २, ८-१२; का. १, २, २,
 १६; ३, ३, ६; ४, १, ५; १४; १५;
 ५, १, २६; तै. १, १, ४, १; २, १,
 २७; ३, २, ५; ६, ३; ७, ५, ५; ८,
 १, १, ८, २; २, ४, २, १; ५, ८, ७;
 ६, ११, ७; १४, ६; ३, १, २, ३; ७,
 ६, ४; ९; ११, २; १२, १; १४, १;
 ८, ११, २; तैआ. १, २, ३, १; २, ३,
 १; ६, २; १२, १; ३, ४, १; १०, १,
 १२; २४, १; २५, १; तां. १, ५,
 १४; ४, ३, ३; ९, १०; ५, ७, २; ३;
 ५, १६; ७, ४; ७, ६, २; ९, ५,
 ९; ६, १०; १०, ३, १३; ११, १, ३;
 १०, १९; १२, ५, १३; १३, १२, ३;
 १८, ८, १६; ११, २; २३, २८, ६;
 ८; जै. ९६; ११५; १४६; १५५;
 २१२; जैट. १, १, ७, ५; ११, १,
 ४; १२, ३, ५; १३, १, २; ५; १८,
 २, ५; ३, ४; ६; ५, २; २, १, १, ३;
 ४; २, ८; २, १, ५; ३, २, ५; ३, २;
 ४, १, ३; ४; ५; ५, ३, ६; ३, १, १,
 १४; ३, १५; ५, ५; ४, २, १; २; ३;

५, १; ६, ४, ९; ६, २; ३; ४, १०,
 १, ५; ४, ११, ५, ३; घ. १, ३, २, ३;
 ८; मं. २, २, ८; गो. १, १, ३७; २,
 २; ३; ३, २; २; १, ५, ४; २, ३, २२;
 ४, १०; वाचाम् तै. १, ७, ४, १;
 वाचि ऐ. १, २८; २, १५; २६; ३,
 १२; ३०; ३७; ६, ३; ८, २४;
 ऐआ. २, ३, ५; ७, १; ३, १, ६; २, ४;
 ६; शां. ९, ३; २७, ७; शांआ. २,
 १५; ४, ५; ६, १; ७, १; ३; १९; ८, ५;
 ६; ११; १०, १; ११, १; ५; ६; शा.
 १, ५, ४, ६; ४, २, २, ११; ७, २, ३,
 ३; ४, २, ३, ५; २, ५; ३; ८, १, २,
 ९; ५, ४, १; १२, ८, २, ५; १३,
 ४, ४, २; ३; १४, ४, १, ३; २७; २९;
 ५, १, १; ६, ७, २२; ९, २५; ७,
 १, ६; तै. २, ८, ८, ४; ३, ६, ३, ४;
 १०, ८, ४; तैआ. १, ३, १; २, १५,
 १; ९, ११, ५; ९, १०, २; तां. ५,
 ३, ७; ७, २; ८, ७, ३; ११, ५, २८;
 १०, १९; १२, ५, १३; १५, १०,
 १३; १८, ५, २१; ६, १५; ९, २१;
 ११, २; जै. ९६; ११५; १५५;
 जैट. १, १, २, २; १३, २, ३; ४, ७,
 १, ४; ८, ३, १; ३; १०; ४, २; ५, ३;
 घ. १, ५; गो. १, १, २७; ३८; २,
 २२; ३, १४; २, १, ४; ३, १०; वाचि
 शांआ. ८, ७; शा. १, ४, ४, १; ६;
 ७; ५, ४; ३, २, २, ३०; ३, २, २,
 ३०; ५, ६, २; ५, १, ३, ११; ३, ३,
 ५; ११; ११, २, ३, ६; ४, ८; ५, ९,
 १०; १४, ३, २, १७; ९, ३, ४; तै.
 ३, ४, १८, १; तैआ. २, १२, १; ३,
 १०, ३; ४, १, १; ५, १; १५, १; तां.
 १, ३, १; ६, ७, ५; ६; घ. २, ९; मं.
 २, ६, ९; गो. २, २, १७.
 वाक्-वाग्-वाद्- ← वाक्
 वाक्-चित्- -चितः, -चित्सु श.
 १०, ५, ३, ४.
 वाक्-पुति- -तिः तैआ. ३, १, १;

† एकत्र 'वाच' इति G.- अनवधानात् ।

७, ६, २.

वाक्-पतीय- -म् तै. २, ७, ३, १; २.

वाक्-प्रभूत- -म् ऐआ. ५, ३, २.

वाग(-गुडअ-)-न्त- -न्ताः तां. ८, ६, १३^३.

वाग(-गुडअ-)-पेत- -तः शांआ. ५, ३.

वाग(-गुडअ-)-र्थ- -म् शांआ. ८, १०^३.

वागा(-गुडअ-)-दिपिच्य- -म् आ. २, २५, ६.

वाग्-ज्योतिस्- -तिः श. १४, ७, १, ५.

वाग्-देवत्य- -त्यः शां. ८, ३, २५, १०; -त्यम् जैड. १, १८, ४, १४; -त्याः ष. २, ९.

वाग्-भृत्- -भृतः श. ८, १, ३, ६; ७.

वाग्मिन्- -ग्मी श. १०, ३, ३, १.

वाग्-यत्(√यम्)- -तः सा. ३, ४, २^३; गो. १, १, २२; -ताः शां. २७, ६.वाग्-रस- -सः ऐआ. ३, २, ५^३.

वाग्-वत्(मतुप्)- -वतोः ऐ. ६, ७.

वाङ्-निधन- -नम् जै. ६२; १०७; -नानि दै. १, ८; १८; -नै दै. १, १४.

वाङ्-मनश्चक्षुः-श्रोत्र-जिह्वा-घ्राण-रेतो(-तसुडवु-)-बुध्या(-द्धिडा-)-कृत्ति-सङ्कल्प- -त्पाः तैआ. १०, ५२, १.

वाङ्-मय- -यः ऐआ. ३, २, १; २; ३; शां. २, ७; ८^३; शांआ. ८, १; २; ५; श. १४, ४, ३, १०; ५, ५, ३; ७, २, ६; जैड. १, ९, १, ३; -यम् ऐआ. ३, २, १; २; ३; शां. २, ७^३; शांआ. ८, १; २; ५; श. १०, ५, ३, ४; -यान्, -येषु श. १०, ५,

३, ४; -यौ शां. २, ७.

वाचंयम्(-चम्/यम्)- -सः ऐ. ५, ३३^३; शां. ९, ४; शांआ. ४, ३; श. १, ७, १, १५. ४, १९^३; २, २, २, २०;

३, २, १, ३८; २, १; ४, ६, ९, ७ ९, २१; २३; का. १, २, २, १६; जैड. ३.

४, २, ६; प. १, ५; ६; -साः शां. २७, ६; श. ४, ६, ९, २१; -मान् श. ४, ६, ९, २३; -मानि शां. ११, ८.

वाचकत्री(←वचक्नु)- -वी श. १४, ६, ६, १^३; ६, ८, १; १२.वाचःकूट- -टः^३ -टेन^३ ऐ. ६ २४.

वाचस्पत- -तः शां. २६, ५; २८, ४.

वाचस्पति- -तये श. ४, १, १, ९^३; तैआ. २, १२, १; ४, १, १; तां. १, ३, १; ६, ७, ६; प. २, ९^३; गो. २, २, १७^३; -तिः ऐ. ५, २५; श. ४, १, १, ९; ५, १, १, १६^३; ६, ३, १, १९^३; तै. १, ३, ५, १; ३, १२, ५, १;

तैआ. ३, १, १; २, १; ५, १; मं. १, १, १; -तिना श. १, ८, १, १५;

-तिम् श. ४, ६, ४, ५; -०ते ऐ. ५, २५; श. ११, ७, २, ६; तै. २, २, ७, ४; तैआ. ३, १, १^३; ४, १; ५, १; तां १, ५, ५; -तेः शां. १०, ६.वाक्- -कः शां. ३, ८; -कम् शां. ३, ८^३; ९; -काः †श. ९, २, ३, ११^३; -कानि जैआ. १, ४२८.वाकोवाक्य- -क्यम् श. ४, ६, ९, २०; ११, ५, ६, ८^३; ७, ५; ९; जै. ११७; गो. १, १, २१; -क्यस्य गो. १, ३, ३; -क्ये श. ४, ६, ९, २०; गो. १, १, ३०.

वाक्य,क्या- -क्यम् शांआ. १२, ४; -क्याः ऐ. २, २७.

वाक्षव-हृ(√ह्वे)- -हृः सं. १^३.वाचयित्वा प. ५, १^३; सा. १, ५, १५; ८, १३.

वाचयि(वृ→)त्री- -त्री जै. ९६.

वाच्य- -च्यः श. ८, १, २, ८.

वाच्या(च्या?)यौ(√वाच्याय)- -यया तैआ. १, २८, १^३.वाज- -जः ऐ. ५, ८^३; ऐआ. २, २, २; शां. २३, ३; श. १, ५, १, २२; ५, १, १, १६; ४, ३; ४; ६; १५; ५, १७; २६; २७; ६, ३, २, ४; ७, १, १, २२; ३, १, ४६; ८, १, १, ९; ९, २, ३, ३२; ३, ४, १; १३, ५, १, ११; तै. १, ३, ६, २; ६; ७, १; ८, ५; ३, ३, ९, १; तां. ८, १, ४; १३, ९, १३; २, १; १^५, ११, १२; १८, ६, ८; ७, १२; गो. २, ५, ८^३; -जम् ऐ. २, ५; ५, १६; शां. ११, ६; श. १, ४, ४, १५; ८, २, ६; ३, ४, ७; ५, १, १, १६; ४, ३; ६; १५; ५, ८^३; ९^३; ११^३; १२^३; १५; ६, ४, ३, १०; ७, १, १, २२; ८, १, १, ९; तै. १, ३, २, ३; ६, १^३; ३^३; ५; ७; ९^३; ७, १; २, ४, १, ५; ६, १२; ८, ४; ८, ५, ३; ३, १, २, १०; ५, ७, ३; ६, ५, १; ७, ६, १४^३; १७; १८; तां. १२, ४, ४; १३, ९, २०; १५, ११, १२; १८, ७, १^३; जै. १९९; गो. २, ५, ८^३; -जस्य ऐ. २, २; श. १, ८, ३, १^३-४^३; २, ३, ४, १२; ५, १, ४, ४; ५, २६; २, २, ५-७; ६, ४, ३, १०; ७, ३, १, ४६; ९, २, ३, २१; का. १, ४, १, १०; तै. १, ३, २, ५; ५, २; ६, ६; ७, २; ३, ६, १, २; तां. १, ५, ८; -जाः ऐ. ५, १३; ७, ३३; शां. २२, ९; शांआ. ४, ८; श. १, ४, १, ७; ८; ९^३; ३, ३, ४, ७; ७, ३, १, ४६^३; ८, ७, ३, ७; तै. ३, ५, २, १; -जान् ऐ. ८, ११; शां. २३, ३; २६, ११; श. ३, ६, ३, १२; ४, ३, ४, १३; १३, ८, ४, ३; तै. २, ५, ८, १; ९, २, १, २; तैआ. ६, ३, २;

† =य. १७, ५७ । 'पावकाः' इति तैसं. ४, ६, ३, ३ । ‡ भा. इत्यस्य 'वाच्या । यया' इति पदविभाग-

दिचन्त्यः ।

—जानाम् ऐ. २, ५; ऐआ. ४, १, १; ८, ७, ३, ७; तै. २, ४, ४, ८; ७, ५, ५; १६, ३; —जाय ऐआ. ४, १, १; श. ९, २, ३, ३, २; ३, ३, ८; —जे श. ४, ६, ४, ५; तै. २, ७, ७, २; —जेऽ-जे श. ५, १, ५, २, ४; ६, ३, २, ४; —जेभिः तै. २, ४, ३, १; ३, ११, ३, १; —जेषु श. ३, ९, ३, ३, २; तै. १, ५, ८, २; २, ४, ४, ४; ३, ५, ७, ३; जै. ६, २; —जैः तै. २, ५, ८, २; ३, ६, १०, ५.
 वाज-कर्मोय- -म् आ. १, १०८.
 वाज-जित्(√जि)- -जित् श. १, ४, ४, १, ५; ८, २, ६; तै. ३, ७, ६, १, ४; १७; —जित् तां. १३, ९, २०; १५, ११, ११; जैआ. १, ५१७; आ. १, ४५७; ५१७; —जितः श. ५, १, ४, १, ५; ५, १७; २७; —जितः श. ५, १, ५, १, ५; —जितम् श. १, ४, ४, १, ५; ८, २, ६; तै. ३, ७, ६, १, ४; १८; —जिता तै. १, ३, ६, १, ३; —जिती आ. १, ५२४; ५५४.
 वाजजित्या- -स्यायै तै. ३, ७, ६, १, ५; १८.
 वाज-दावरी- -वर्यैः तां. १३, ९, १२; १७; आ. १, १, ५, ३.
 वाज-पति- -तिः ऐ. २, ५; श. ६, ३, ३, २, ५; तै. ३, ६, ४, १.
 वाज-पेय- -यः ऐ. ३, ४१; श. ६, ६, १, १; १०, १, ५, ३; तै. १, ३, २, ३, ३; ४; ५; २, ७, ६, १; तां. १८, ६, ९; ७, १; १९, १३, १; गो. १, ५, ७; २३; २, २, १, ४; ५, ८; —यम् श. ५, १, ३, ३; ४, १, २; ५, २, ५; २, १, १, ३; १६; १९; २, १; १२, ८, ३, २०; तै. १, ३, २, १, ३; ५; तां. १८, ७, १; सा. १, ४, ४; गो. २, ५, ८; —यस्य शां. ३०, ११; श. ९, ३, ४, ७; ८; तै. १, ३, ५, १; —यात् गो. १, ५, ७;

—ये श. ४, ६, १, १, ५; १२, ८, ३, २०; १४, २, २, ४, ७; तै. १, ३, ४, १; —येन श. ५, १, १, ५; ७; ८; ९; १३; १४; २, ९; ३, २; ३; ७; ४. १२; ५, ६; २, ५; २, १, ११; १२; १, ५; १, ६; २, १; २, ३, ४, ७; ८; १४, ९, ४, ३; तै. १, ३, २, ३; ६, ९; ७, १; गो. १, ५, ८.
 वाजपेय-ग्रह- -हान् श. ५, १, २, ४; ९.
 वाजपेय-याजिन्- -याजी तै. १, ३, २, ७; ३, ४; ७; ८, १; ९, २; तां. १८, ६, ४; १२.
 वाजपेय-यूप- -पः शां. १०, १; श. ३, ६, ४, २, ६.
 वाजपेया(-यऽअ-)सोर्धानम्- -सोः प. ४, ३.
 वाजपेया(-यऽअ-)भिजित- -म् तै. १, ३, ३, ४.
 वाज-प्रसवीय- -यम् श. ९, ३, ४, १; ३; ५; ७; —यानि श. ५, २, २, ४; तै. १, ३, ७, ३.
 वाज-भृत्- -भृत् आ. जैआ. १, १०८.
 वाज-र(ल→)त्ता- -म् तै. २, ८, २, ७.
 वाजरत्नायन- -नः ऐ. ८, २, १.
 वाज-वत्- -वत् शां. २१, ३; २३, ३; तां. १८, ६, ७; ८; —वत्तः ऐ. १, २, २; तैआ. ४, १०, ५; ५, ८, १२; —वत्ते ऐ. २, २०; श. १४, २, २, ९; तैआ. ४, ९, २; ५, ७, १, १; —वद्धिः ऐ. ६, १, २; गो. २, २, २, २; —वन्तम् शां. १२, ७; २, ३; —वान् तैआ. ५, ७, १, १.
 वाजवती- -तीभिः तै. १, ३, ८, ५; —तीम्याम् तै. ३, ३, ९, १; —त्यः तां. १८, ७, ३; गो. २, ५, ८; —त्या तै. १, ४, ४, १०.
 वाज-वस्त्य- -स्त्यः तै. २, ८, ५,

४; —स्त्यौ तै. ३, १, २, ९.
 वाज-श्रवसा- -वसः, —वाः श. १४, ९, ४, ३, ३.
 वाजश्रवस- -सः श. १०, ५, ५, १; तै. ३, ११, ८, १; —सा तै. १, ३, १०, ३; —साः तै. ३, ११, ८, ८.
 वाज-सुनि(√सन्)- -नि जैआ. १, ४, ५, ७; —निम् ऐ. २, २; तै. १, ४, २, २; —नी आ. १, ५, २, ४; ५, ५, ४; जैआ. १, ५, २, ४.
 वाजसनेयु- -यः श. १४, ९, ३, १, ६; जै. ६; —याय श. १४, ९, ३, १, ५; —येन श. १४, ९, ४, ३, ३.
 वाज-सा- -साः श. ४, ३, ४, १, ३; ५, १, ४, ३; ६.
 वाजसा-तम- -म् तां. १४, ११, ४.
 वाज-साति- -तये ऐ. ८, ११; ऐआ. ५, २, २; तै. ३, ५, १, २, १; तां. ४, २, १, ५; १३, ५, ४; —तौ शां. २, ३, ३; श. ३, ६, ३, १, २; ४, ३, ४, १, ३; तै. २, ४, ४, ३; ६, १, २; ८, १, ३.
 वाज-सूत्- -सूतः तै. १, ३, ८, ४; —सूद्म्यः तै. १, ३, ३, ७; ६, ७; ८, ४.
 वाजाप्य(-ज√आप्)- -प्यः तै. १, ३, २, ३.
 वाजे(-जऽइ)ध्या- -ध्यायै श. १, ३, १, ६; का. २, २, ४, ५.
 √वाजि, वाजयन्ति तां. १४, ८, ६; वाजयामसि ऐ. ५, ८; शां. २, ३, २; तै. १, ५, ८, ३; २, ४, १, ३; तां. १४, ८, ५; ना. १, ३, ८; अवाजयन् तां. १४, ८, ६; १, ५, २, ७.
 वाजयत्- -यन् ऐआ. १, ५, २; —यन्तः शां. २, ३, ३; तै. २, ४, ४, ६; ५, ८, १, २; ८, ६, ३; —यन्तम् शां. २, ६, १, ६; —यन्ताः तै. ३, ५, ७, ३; —यद्धिः तै. २, ७, १, २, ४.

वाजयन्ती- -म् तै. ३, ६, ८, २.
 वाजिन्- -जि तां. ११, ५, १६; गो. २, ५,
 ८; -ञिन् श. ५, १, ४, ९; १०; ६, २, २, २; ३, ११; १३; १३, २,
 ७, ११; तै. २, ५, २, १; -ञिनः
 श. ५, १, ४, ९; १०; १७; २७;
 तै. १, ३, ६, ५; -ञिनः श. ५,
 १, ५, २४; -जिनः ऐआ. ५, १, ६;
 शां. ५, २; ४; श. २, ४, ४, २२;
 ५, १, ४, ६; १५: १७; २२; २३;
 २७; १३, ५, १, १८; तै. १, ६, ३,
 ९; २, ४, २, ५; ८, ९, ९; ३, ६,
 १२, १; तैआ. ४, १२, १; तां. १,
 ६, १७; १३, ७, ५; गो. २, १,
 २०; -जिनम् ऐ. १, १६; ३,
 १८; २०; २९; ३१; ५, १; ४; ७;
 १२; १६; १८; २०; ऐआ. १, २,
 १; ५, ३, १; शां. ५, १; ८, १; २५,
 ८; श. १, ३, १, ६; ५, २, २, ९;
 ७, ५, २, ३३; का. २, २, ४, ५;
 तै. १, ६, ३, ९; २, ५, २, ४; ३, ७,
 ५, १३; ६, १४; १८; ११, ६, ४;
 तैआ. ४, १२, १; प. ५, १; गो. २, १,
 १९; -जिनम् इव ऐ. २, ५; -जिनाम्
 तै. १, ३, ६, १; तां. १८, ७, १२;
 आ. जैआ. १, ४३२; ४३५; गो. २,
 ५, ८; -जिनि इव तैआ. ७, १०, १;
 -जिने तै. २, ४, ८, २; तैआ. ४,
 ६, २; -जिभ्यः श. २, ४, ४, २२;
 का. १, ३, ४, १३; -जी ऐ. २,
 ५; ३, १८; १९; २०; ३९; ४७;
 ४८; ४, ९; २०; शां. १७, ४;
 श. ५, १, ५, १९; ६, ३, ३, ८; १३;
 १४; ४, ४, ३; ७; ७, ५, २, ३३;
 १०, ६, ४, १; १३, १, ६, १, २, ८, ५;
 ५, १, १७; १८; २, २; तै. १, ३, २, ४;
 ६, ४; २, ५, ३, ३; ३, ६, ४, १; ८, ९,
 २०; ९, ४, ८; २, १, २; तैआ. ४, ६,
 २; १७, १; तां. १, २, ९, ७, १; ६, ६,
 १६; १३, ५, ६; ९, १३; १४, ५, ६.

वाजिनी- -नी तै. २, ८, २, ५;
 -नीम् श. १, ३, १, ६; का. २,
 २, ४, ५.
 वाजिजित्- -तौ॥ जैआ. १, ५, २४:
 ५५४.
 वाजिदावर्य- -म् जैआ. १,
 १५३.
 वाजिन्तम- -माय शां २१, ३.
 वाजि-मत्- -मत् ऐआ. १, २, १;
 -मान् गो. २, ५, ८.
 वाजिनी-वत्- -वत् तै. ३, ७,
 ६, १३; -वान् तै. २, ८, ४, २;
 ७, ७.
 वाजिनीवती- -न्ति तै. २, ५,
 ४, ६; -न्ति तै. २, ५, ८, ६;
 -ती तै. २, ४, ३, १.
 वाजिन- -नम् ऐ. १, १३; श.
 २, ४, ४, २१; २२; ५, १, १६; ३,
 ३, २; ७, ५, २, १२; का. १, ३,
 ४, १२; १३; ४, ३, १३; तै. १, ६,
 २, ५; ३, १०; ३, ७, ३, ६; -नस्य
 ऐ. १, २२; -नाय ऐ. १, १३;
 -नेन श. ९, ५, १, ५७; -नेषु श.
 ७, ५, २, ३३.
 वाजीय- -ये जैआ. २, २०, १.
 वाज्य- -ज्यः, -ज्यात् वं. १.
 √वाञ्च्, वाञ्चन्ति, वाञ्चाच् शां.
 शां. २५, १५; वाञ्चतु श. ६, ७,
 ३, ७; वाञ्चन्तु श. ६, ७, ३, ७; तै.
 २, ४, २, ८; ७, १५, ४.
 वाट् श. १, ८, ३, २५; ९, २, २०; ९, ४,
 १, ७; १४, २, १, २०.
 वाण(√वच्)- -ण जै. १२३; -णः
 तां. ५, ६, १२; १४, ७, ८; -णम्
 ऐआ. ५, १, ४; तां. ५, ६, १२; जै.
 १२३; १६५.
 वाण-वत्- -वन्तः श. ५, ३, १,
 ११; -वन्तौ श. १४, ६, ८, २;
 -वान् तां. १४, ७, ८.
 वाणी- -णीः तै. १, ५, ८, २.

वाणिज्(←वणिज्)- -म् तै. ३, ४,
 १४, १.
 वात्(√वा)- वाता सं. १; वात्ति श.
 ११, ५, ६, ९; सं. १; वान् सं. १;
 वान्तः शां. ७, ९; १७, २; वान्तम्
 श. १०, ३, ५, १४; तै. २, ३, ९, ५.
 वात- -न्त तै. २, ४, १, ७; ८;
 तैआ. ४, ४, १; २; -न्तः-न्त
 गो. १, १, ४; -तः श. १, १, २,
 १४; २, १, १, ८; ३, १, ३, २६; ३,
 ४, १३; ४, २, ६; ७; ६, २, ४; ५; ५,
 १, ४, ८; २, ४, ९; ८, ३, ३, ६; ४,
 २, ६; ६, १, १९; ७, ३, ९; १२;
 ९, १, १, ३६; ४, १, १०; १०, ६,
 ४, १; ११, ५, ३, ११; ६, ९; १२, ६,
 १, ३०; १३, ८, ३, ५; १४, ९, ४,
 २२; का. १, १, १, ६; २, १, २, १२;
 तै. १, १, ३, ७; ७, १; ८, १; ४, ८,
 ३; ५, १, १; २, ३, ९, ९; ४, १, ८; ५,
 २; ७, ७, ६; ३, २, ४, ५; ७, १०, ५;
 ८, १८, ३; ९, ७, २; तैआ. १, २९,
 १; ३, ६, १; ४, १०, २; ४२, १;
 २; ५, ८, ७; ६, ७, ३; ९, २; ८,
 ८, १; तां. १, २, १; ३, ९; ७,
 ९, ११; जैड. १, ११, २, ६; प.
 ५, १; ८; सं. १; सा. ३, ५, ४; ८, २;
 गो. १, २, ४; ३, १३; -तः इव श.
 ११, ५, १, ७; -तम् ऐ. २, ६;
 शां. २७, ४; श. ३, ४, २, ६; ७;
 ७, ४, ९; ८, ४, २, ६; १४, ६, २,
 १३; तै. २, ६, ४, २; ३, ६, ६, २;
 ७, ७, २; तैआ. ३, ४, १; ६, १, ४; ७;
 ३; जै. २४; -तस्य श. ३, ८, ३,
 २१; ७, ५, २, १८; गो. २, २, ९;
 -ताः श. ७, ५, १, ४; १४, ९, ३,
 ११; तैआ. ६, ६, २; १०, १०, ३;
 ४९, १; प. ५, ८; -तात् श. ३,
 १, ३, २५; २६; ५, १, ४, ८; ११, ८,
 ४, ६; तै. १, २, १, २२; ३, ३, ९,
 १२; ७, ४, १; तैआ. १, ८, ३;

-ताय श. १, १, २, १४^३; १२, ६, १, ३०; १४, २, २, २^३; ३^३; ४^३; ५^३; का. २, १, २, १२^३; तै. ३, २, ४, ५; तैआ. ४, ९, १^३; -ते श. १, ९, २, २८^३; ४, १, ४, १३^३; ५, १, ४, १०; ११. ५, ६, ९; १३, २, ९, ५; तै. २, ७, ७, २; ३, ९, ७, २; जै. २५; सं. १; -तेन श. ३, ७, ४, ८; ८, १, १२^३; ९, १, १, ३६; तै. २, ५, ६, २; ३, ७, ४, १५; जै. १९४; सं. १; -तेषु शआ. १२, २; तै. ३, ८, ४, ४; -तैः तै. ३, ११, २, १; तैआ. १, ९, ५; -तौ तै. २, ४, १, ७; तैआ. ४, ४, २, १
 वात-जव- -वः श. ५, १, ४, ९.
 वात-जू- -तासः श. १२, ४, ४, २.
 वात-ध्राजि-गति- -म् तैआ. १, ११, ७.
 वात-नामन्- -मानि श. १४, २, २, १; तैआ. ५, ७, ९.
 वात-पत्नी- -त्नीः तै. २, ५, ६, २.
 वात-रंहस्- -हाः श. १, १, ४, ९.
 वात-रशना- -नाः तैआ. १, २१, ३; २३, २; २४, ४^३; ३१, ६; २, ७, १.
 वात-वत्- -वताम् तैआ. १, १५, १; -वन्तः तैआ. १, ४, २; -वान् तां. २५, ३, ६.
 वातवत(←वातवत्)- -ताः तां. २५, ३, ६.
 वात-होम- -माः श. ९, ४, २, १; १०; -मान् श. ९, ४, २, १; ९; -मैः श. ९, ४, २, १०.
 वाता(-तऽअ-ष्ट)- -म् तै. २, ७, १६, १; तां. १, ७, ५.
 वातापि(-तऽआ/√प्यै)- -पिः शां. २७, ४; -०पे शां. २७, ४||; -पेः तैआ. ३, ३, १.
 वाताघत- -तः ऐ. ५, २९; शां. २, ९; वं. २; -तात् वं. २.

वात्स(←वत्स)- -त्सम् तां. १४, ६, ५; ६; -त्सस्य आ. १, ८; -त्सेन तां. १४, ६, ६; -त्सान् जै. ११४.
 वात्सप्र(←वत्स-प्री)- -प्रम् शां. २, ४; शं. ६, ७, ४, २; ८; १०; १२; १३; १५^३; ८, १, ३; १०. १, ५, २; तां. १२, ११, २३; २५; -प्राणि आ. जैआ १, ३१; -प्रेण श. ६, ६, ४, १^३; ७, ४, २; ७^३; ८; ९; ११; १५^३; ८, १, ३; तां. १२, ११, २४.
 वात्सप्रीय- -म् श. ६, ७, ४, १५.
 वात्सि- -त्सिः ऐ. ६, २, ४.
 वात्सी-पुत्रा- -त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३१.
 वात्स्य- -त्स्यः श. ९, ५, १, ६२; १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; २८; गो. २, ६, १५; -त्स्यात् श. १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०^३; २२; ७, ३, २६^३; २८.
 वात्स्यायुन- -नः तैआ. १, ७, २.
 वात्स्यु- -त्स्युः गो. १, ४, २०; ५, ६.
 वाद(√वद्)- -दाय जैउ. ३, २, ५, ३.
 वादन- -नम् ऐआ. ३, २, ५; शांआ. ८, ९; -नानि जै. १२८.
 वादयत्- -यन्तः श. ३, २, ४, ६.
 वादयित्- -त्रा शांआ. ८, १०^३.
 वादित- -म् शां. २९, ५.
 वाद्य- -द्यम् ऐ. ६, १४; शां. २८, ५; शं. ४, ३, १, १; १४, ३, १, ३०; -द्येन श. २, ३, ४, ६; २, ३, ४, १८; २०.
 वाद्यमा(न-→)ना- -नायै श. १४, ५, ४, ८; ७, ३, ९.
 ?वाद्ध्यविष्ण- -ष्णस्य जै. २०९.
 वाध्यश्च(←वध्यद्भव)- -श्चस्य आ. १, १०; ५१७; -इवानि जैआ. १, १६१; -श्रे आ. १, २७७; जैआ. १, १०.
 वाध्यश्चि- -श्चिः जै. ८२^३; -श्रेः आ. जैआ. १, १०.

वानस्पत्यु, त्या(←वनस्पति)- -त्यः ऐ. ७, ३३; शं. १, १, ४, ७; १०^३; १४, २, २, ५४; का. २, १, ३, १२^३; तै. ३, २, ५, ८; तां. १, २, ४; तां. ६, ५, ३; ४; -त्यम् श. १, ४, ३, १६; ११, १, ७, २; ३, १, ३; तै. ३, २, ५, ७; -त्यया तै. ३, ७, २, ५; -त्येन श. ११, ३, १, ३; -त्यानि ऐ. ८, १६; शं. ५, ४, ३, १६^३; -त्यैः श. १४, २, २, ५३.
 वानस्पत्यु(-त्यऽइ-ष्टका- -का श. ६, १, २, ३०^३.
 वान्या- -न्यायै तै. २, ६, १६, २.
 वान्तु(√वम्)- -न्तः शं. ३, ८, ३, ११; -न्तऽइव शं. ३, ८, ३, ११; -न्तम् ऐ. ३, ४६^३; -न्तात् ऐ. ३, ४६.
 वापयित्वा(√वप्)सा १, ५, १५.
 वाम(√वन्)- -मः ऐआ. २, २, १^३; तै. ३, १०, १, २; तां. १३, ३, १९; -मम् ऐ. ५, ६^३; ८^३; शां. २३, ३^३; २६, १३^३; शांआ. २, १६; शं. ३, १, ३, २४; ४, १, ६^३; ७, ४, २, ३५^३; तै. १, १, २, ३^३; ६, १; तै. २, ४, ७, ८; तां. ७, ८, १^३; जै. ३४^३; ३७^३; -मस्य ऐआ. १, ५, ३; ५, ३, २; शांआ. २, १८; शं. १, ९, १, २२^३; ४, १, ६; ७, ३, १, ३३^३; तै. २, ८, ६, ३; ३, ५, १०, ५; ६, २, १; -मा शां. १३, ८; शांआ. २, १८; तै. ३, ६, १०, ४; -मानि ऐ. १, २६; गो. २, २, ४; -मै श. १४, ६, ११, ३.
 वामकक्षायण- -णः शं. ७, १, २, ११; १०, ६, ५, ९; -णात् शं. १०, ६, ५, ९; -णान् शं. १०, ४, १, ११.
 वाम-जा(त-→)त- -ताः शं. ७, ३, १, ३१.
 वाम-देव- -वः ऐ. ४, ३०; ६, १८;

॥ तु. शांश्री. १०, १७, ६ । 'पेः' इति L. सुपा. तैआ. द्र. । † वात्सी(←वत्स्य) । ‡ 'वास्युः' इति सुपा. ।

ऐआ. २, २, १; ५, १; शां. २८,
२; २९, ३; ३०, १; शांआ. १, २;
श. १४, ४, २, २२; तां. १३, ९,
२७; गो. २, ६, १; -वम् गो. २,
३, २३; -वस्य ऐ. ३, ४६; शां.
२९, ३; शांआ. २, १६; आ. जैआ.
१, ५४५; -वात् गो. २, ३, २३;
-वायु तैआ. १०, ४४, १.
वामदेवदासम् -म् जैआ. १,
१५९.
वाम-देव्यु, व्या- -व्यः शांआ. १,
२; श. १३, २, २, १४; -व्यम् ऐ.
३, ४६; शां. २७, २; २९, ३;
४; श. १, ८, १, १९; ५, १, ३,
१२; ६, ७, २, ६; ९, १, २, ३८;
१३, ३, ३, ४; तै. १, १, ८, २;
२, १, ५, ७; ३, ५, ८, १; १३, १;
तैआ. १०, ६३, १; तां. १, ७, ४;
४, ८, १०; ११; ५, १, १; २, १;
४; १०; ७, ८, १; ९, १; ५; ९;
१०; १२; १३; २०; ९, १, ३२; ११,
४, ८; १३, ९, २६; १४, ९, २२;
२४; १५, १२, १; २; ५; १६, ११,
४; २१, ९, १६; जै. ८; ३४;
३९; ४६; ११३; ११५; १६८;
जैआ. १, २२; ६९; २८६; ३४१;
३६०; ५१४; २, १६, ११; आ.
१, २२; ६९; १६९; १७१; ३६०;
४१९; ५१४; २, ७, ६; दै. १, ५;
सा. १, ४, २; ६; २, ७, १; -व्यस्य
शां. २७, २; शांआ. ८, ८; तै.
२, १, ५, ७; तां. ५, २, ८; ७, ९,
६; १६; १५, १०, ५; जै. ३४; ३७;
८९; -व्याः शां. ३०, १; -व्ये
तै. १, ३, २, ७; ३, ७, १०, १; जै.
८७; जैआ. १, ४१९; २, १२, ११;
आ. २, २, ११; प. १, ३; -व्येन
तां. ४, ८, १३; ७, ९, ३; ७; १९;
१०, ६; १५, १२, ४; जै. ३९;
११३; १४३; सा. ३, ५, ६; ६, ४;

-व्याम् जै. २७.
वामदेव्य-त्व- -म् जै. ३७.
वाम-भाज्- -भाजः श. ४, ४,
१, ६.
वाम-भृत्- -भृत् श. ७, ४, २,
३५.
वामन्- -नः श. १, २, ५, ५; ५, २, ५.
४; १३, २, २, ९; का. २, २, ३, ५;
तै. १, ६, १, ६; ७, २, २; ३:
-नम् तै. १, २, ५, १; ३, ४, ६, १.
वाञ्ज्य(←वाञ्जी)- -यः तां. १४, ९,
३८.
वाञ्ज(←वाञ्ज)- -मूम् तां. १३, ३, १८;
आ. १, २५९; २६८; -ञ्जस्य
१, ६२; -ञ्जाणि जैआ. १, २४६;
२५४; आ. १, १६६; २४६; २५४;
-ञ्जे आ. १, २५९; २८२.
वायव्य- वायु- द्र.
वायु(√वा)- -यवः ऐ. ५, १६; श.
१, ७, १, ३; तै. २, ७, १२, १; ३,
२, १, ३; ४; तैआ. १, ८, ४; गो.
१, १, २९; -यवे श. ४, १, ३,
१८; १९; ६, २, २, ६; ७; १२, ६,
१, २, ३; १३, १, २, ७; ३, ३; १४,
३, २, ७; ६, ३, २; तै. २, ८, १, १;
३, १, ४, १३; ४, १७, १; १८, १;
८, ६, ४; ७, १; १७, २; तैआ. १, ३२,
२; १०, २, १; ३, १; ४, १; तां. १,
८, १३; ११, ३, १; प. ५, ८; वं.
१; सा. १, ८, १३; -युः ऐ. २,
२५; २६; ३४; ४१; ३, २; ४, २५;
२६; ५, २५; ३२; ७, २४; ८, १२;
१७; २७; ऐआ. १, २, २; २, १, १;
२; ७; ३, १; ३; ४, १; २; ३; ६,
१; ३, १, १; २; २, ४; ५, १, १; शां.
३, ३; ५, ८; ६, १; ४; ८, ४; १३,
५; १४, ३; ४; १९, २; २७, ५; ३०,
५; शांआ. १, ५; ७; ८; ७, २;
४; ५; २२; १०, १; ३; ११, २; ५;
६; श. १, १, ४, २२; २, ४, ७; ७;

१, ३; २, २, ४, १८; ५, १, ५; ६, ३,
७; ४, १, ३, ३; ४; १०; ११; १३;
१९; ४, १, १५; ५, २, ५; ५, ५, ४,
२२; ६, १, २, २; १९; ३, १३; २,
२, ६; ७; ११; ३, ४; ४, ३, ४; ५,
४, १४; ७, ३, ११; ४, ४; ७, १, १,
२३; २, ५; ७; १२; २१; ३, १, १, ५,
२, ४६; ८, १, १, ७; २, ३, २;
३, १, १, ०; ११; २, १; ३; ४; १४;
४, ११; १५; ४, १, ६; ७; ८; ९;
२६; २७; ३, १५; ५, २, ५; ८;
१२; ६, १, १७; ७, १, १९; २०;
३, ९; १०; १२; २०; ९, १, १,
२३; २, ३८; २, १, २१; ३, १, ३;
५; ४, २, १-३; ५-७; १०, ३,
२, १२; ३, ७; ४, ४, ५, १; २; ४, ४,
३; ५, १; २; ५, ४, २; १५; ६, २,
११; ११, २, ७, ६; ४, ४, १; ६, ३, ६;
८, २, १; १२, ३, ४, ८; ६, १, २३;
१३, १, २, ७; २, ६, ३; ७, २;
१४; ३, ८, १; ६; ८, ६; १४, ३,
२, ७; २४; ४, १, १४; ३, ३३;
५, ३, ४; ५, ५; ६, १, ८; ३, २;
६, १; ७, ६; ११; ९, ४; ८; ८, ३, १;
९, १, १४; ४, २, १; का. १, ६, ३, ५;
४, ९; २, १, ३, २३; २, २, ५; तै. १,
२, ५, २; ३, ५, ३; ६, ४; ४, १०, १;
२; ९; ६, ३, ९; ७, १, १; ८, ५, ७; ८,
१; २, १, ६, १; ३; ४; ३, २, १; २;
६, १; ४, ६, ७; ७; ६; ६, १, २; ६, १,
७, १३, १; ३, १, १, १०; ११; ४,
१३; २, १, ३; ५, ११; ९, १; ७, १,
५; ४, ११; १५; ५, ४; ७, ५; ९, १; ८,
७, १; १८, २; ९, ४, १; ४; १०, ४,
२; ८, ४; ११, ७; ११, ९, २;
३; तैआ. १, १, २; १२, ३; २०, १;
२१, १; २२, २; २३, ६; २५, २; २,
१४, १; ३, ७, २; ८, २; ११, १३;
१२, ६; ४, ८, १२; ४, १, २; ५; ४२,
५; ५, ७, ३; ९; ११, ४; १२, १;

† 'देवोदासम्' इति आ. सुपा. । † 'वाञ्जवम्' इति जैआ. सुपा. पद्र. ।

७, ३, २, ५, २; ७, १, ८, १, १; १०, १, २; १४, १; २९, १; ६३, १; तां. १, ३, २; ५, १, १; ४, ६, ७; ८; ९, ६, ७, २; ७, ५, ६; १६; १९; ८, १; १०, ५, २; ९, २; १७, १, ३, १७; १८, ८, ७; २०, १, ५, ३; २३, १, ३, २; जै. ९०; ११३; ११४; १७५; जै. १, १, ४; २, १; ५, ५, १, २; ६, १, ८; ७, १, ४; ९, २, १; ११, २, ९; १२, २, ९; १५, २, २; १६, ३, ४; १८, ३, ९, २, ८, २, ६; १२; ३, १, १, १, २; ४, २; ८; २, १, २; ४, १, ६; ५, २, ८; १०; ६, ५, १; ७, ६; ७, २, २; ४, ७, १, १; ८, १, १; २, ६; १०; १०, ३, ८; ४, २; ११, १, ११; ३, ८; १२, १, ५; ६; मं. १, १, १२; ४, ८; वं. २; ३, २, ९; गो. १, १, १३; २९; ३३; ३७; ३८; २, १; ९; १६; २२; २४; ३, १४; ४, ५; ५, १३; १५; २, १, २६; २, १९; ४, ९; -युः इह एवा ५, १, १; मं. २, ४, १४; -युना ऐ. २, ४१; ३, ४; ४, ११; शां. १८, ५; श. ६, १, २, ३; ४, ३, ३; ८, ४, १, २६; १०, ६, २, ११; ११, ४, ४, ३; १४, ६, १, ८; ७, ६; तै. २, ८, ५, ९; तै. ४, ४, ५; तां. १०, १, १; गो. १, १, ३५; ३७; ५, १३; -युम् ऐ. २, २५; ३४; ४१; ८, २, ८; शां. ३, ३; ५, ८; ६, १०; शां. ४, १, २; ४, १, २; ३, ७; ६, १, २, १०; ३, २, २; ३, १६; ५, ३, ३; ७, ४, ७, ८, २, ३, १, २; ३, २, १; ४; १४; ४, १५; ४, १, ८; २६; ४, १, २; ७, १, १९; ७, ३, ९; ९, १, २, ३, ४, २, १; ४; १०, १, १, ११; ३, २, ८; ५, १, ४; ६, १, ७; ५, ३; ११, २, ३, १; ५, ३, ११; ६, २, ६; ८, ३, ५; १४, ६, ३, २; ७, ११; ८, १, २, १; ९, १, १९; तै. १, ४, १०, ३; २, १, ६, ४; ८, १, १; ३, ८, १८, ३; ९, ४, १; १०, २, १; १२, ७, ४;

तै. ४, ४१, २; ५; ४२, २; तां. १५, १, ३; १७, १, ३, १७; जै. १४; १८२; जै. १, १, २, २; ६, २; १५, २, २; १६, ३, ४; ३, १, १, १२; २, ५, १०; ५, २, १; २; ७; ६, १, ७; ४, ८, १, ९; ४, ४; १०, ३, ७; गो. १, १, ५; ६; १८; ३५; ३९; २, १; ४, ५; ५, १३; १७; २४; २, १, २६; ४, ९; -यो ऐ. ४, २९; ३१; १, १; ४; ६; १६; ऐ. १, १, ४; ५, ३, १; शां. १४, ४; ५; २६, १, ५; श. ३, ८, २, १८; ४, १, ३, ३; ७; १२; ४, १, १, ७; तै. २, ४, ७, ६; ८, १, २; ३, ७, ४, ७; तै. १, २, ३, ५; ४, १, ४; ६; -यो श. ४, १, ३, १, ८; ४, १, १, ५; तै. २, ८, १, १; तै. १, ११, ८; २०, १; ७, १, १; १२, १; तां. ४, ६, ६; १८, ८, ७; जै. ४, १०, ३, ७; मं. १, ४, २; ६, २; ७; १०; गो. १, १, ४; -यो ऐ. ५, ३२; ८, २, ८; ऐ. २, १, ७; ३, २, ५; शां. ६, १०; १४, ४; शां. ८, ८; श. ३, १, २, १, ८; ४, १, ३, १, ४; १०, ३, ३, ८; ११, ५, ३, ११; ८, ३; ८, ३, ८; १२, ७, ३, ९; १०; १३, २, ७, १४; १४, ५, ३, २; ५, ५; ६, ७, ११; ९, १, १९; का. १, ६, ४, ९; तै. १, ४, १०, १०; ५, १, ३; ३, १०, ११, ६; ११, १, ८; तै. १, ९, १; १७, १; २२, २; ३; २, १, ५, १; ३, ९, १; ११, ४; ८, १, १; तां. १, ७, ३; २०, १, ५, २; जै. १, १, २; ७; ८, १, ६; ३, ४, १, ७; ४, ८, ३, ५; ४, ४; जै. ११७; १८२; जै. १, ५६१; २, ६, ३; २३, १०; वा. १, ४०६; ५६१; २, ५, १; १४, १; २३, २; ७; वं. २; सं. १; सा. १, १, १४; गो. १, १, ६; -यो ऐ. ३, २, ३; शां. १, १; १६, ३; शां. ४, १, २; ६, २; ७; ८, ४; श. ७, ५, २, ४६; ८, २, ३, ५; १०, ३, ३, ८; १४;

५, १, ६; ५, ५; ६, ६, १; ७, ११; ९, १३; तै. १, ३, २, ७; ३, ११, १, १०; तै. २, १४, १; ७, ६, १; जै. १, १४, १, ६; १८, ४, ४; ४, ८, ३, ३; १०; ५, ३; गो. १, १, ३; ३, १४. वायु-गोप-पा: तै. २, ८, ८, ७. वायु-चित्ति-ति: वा. ८, ४, ४, १२. वायु-देवत-त: गो. १, ५, २५. वायु-देवत्य-त्य: तै. ५, ७, २; -त्यानि ष. ५, ८. वायु-प्रगेत्र-त्रा: वा. ४, ४, १, १५. वायु-प्रतिष्ठ-ष्ठा: शां. ४, १, १४. वायु-भूत-भू गो. १, २, १९. वायु-सूय-य: श. १४, ७, २, ६. वायु(यु?)र-भू श. १४, ८, १, १. वायु-रक्षित-भू तै. ६, ५, २. वायु-लोक-भू शां. २०, १ शां. ३, ३. वाक्नु(युड्)इव-इवा: तै. १, १, २; २, १, १; २, ५, २. वायव्यं, न्या-न्य: ऐ. ४, २६; श. ४, १, २, १२; १५; ६, २, १, ३९; २, ११; १२; ११, ५, ३, ५; तै. ३, ९, १७, ४; ५; तां. १७, १३, १६; -व्यम् ऐ. ३, १; २; ३; ४; ५, २६; शां. ८, ४; १२, २; २५, ८; ११; १५; शां. १, २; श. २, ६, ३, ६; ७; ११, ५, २, ६; ३, ५; ७; १३, २, २, ९; ३, ८, १; ६; का. १, ६, ३, ५; तै. १, २, ५, २; ७, १, १; २, १, ७, १; ८, २; तां. २१, १४, १७; गो. १, ३, १२; १९; -न्यया ऐ. ३, ४; -न्या ऐ. २, २६; शां. १६, ३; ४; श. ४, १, २, १, ५; ११, ५, ३, ११; तां. १६, ५, २; ११; १२; १८, ८, ७; गो. १, २, ११;

-व्याः ऐ. ३, २९; श. ८, २, ३, ५; तै. १, ४, १, ४; ३, ९, १७, ५; तां. ४, ६, ८; -व्यान् तैआ. ३, १२, ४; -व्यानि श. ३, ६, ३, १०; १३; ४, १, ३, १०; -व्याम् शां. १६, ३; २४, १; श. ४, ४, १, १५; तै. ३, ७, १, ५; -व्यासु तां. १७, ६, १, ३; -व्ये शां. २४, १; -व्येन शां. १४, ४; तै. १, ४, १, ६; -व्यैः तै. २, ६, ४, ३; -व्यौ श. ६, २, २, ११.

वायोविधिक्र (← वयोविद्या) - काः श. १३, ४, ३, १३.

वार- वाः श. ३, ५, २, ८; तै. २, ४, ५, २.

वारि(-रडइ-)/ति(√इ) - तीनाम् तै. २, ६, १०, ६; १४, ५, २०, ५; ३, ६, १३, १; १४, २.

वारि- रः तै. १, १, ८, ३; २, ४, १, १; तैआ. २, ५, २; -रम् तै. २, ५, ४, ४; तां. १२, ११, ३; -रेण श. १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, २.

वारि-वृत- -म् तै. २, १, १, ३; तैआ. ५, १, ५.

वारकि- -क्ये, -किः जैड. ३, ७, ४, १.

वारक्य- -क्यः, -क्याय जैड. ३, ७, ४, १; ४, १; ४, १, २, १.

वारण- णः शां. २४, ८; -णम् ऐ. ५, २९; ऐआ. १, १, ३; २, १; २, ५, ३; श. १३, ८, ४, १; -णम्डइव ष. ३, १; -णाः श. २, ३, ४, २७; का. १, ४, १, २६; -णान् श. १३, ८, ४, ८; -णानिडइव ष. ३, १; -णेन श. १३, ८, ४, ८; तां. ५, ३, ११; -णेषु श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६.

वारवन्तीय- -यम् शां. २३, ७; तै. १, १, ८, ३; ८, २, ५; तां. ५, ३, ८; ९; १२, ९, १, ३२; ५, ९, ६, ११;

१३, १०, ४-६; १७, ५, ७, ७, १; १८, ६, १६; ११, ३; आ. जैआ. १, १७; ३२२; दै. १, १११; गो. २, ५, ९; -यस्य तै. १, १, ८, ३; ५, १२, १; -यानि आ. १, १७; -ये आ. १, ५२५; -येन तै. १, १, ८, ३; २, ७, १४, २; तां. १३, १०, ५; १८, ११, ४; २०, ३, २; गो. २, ५, ८.

वारवन्तीय-वृ- -म् तै. १, १, ८, ३; ५, १२, १.

वारवृ- -म् तैआ. १, १२, १.

वारह(← वराह) - हम् आ. १, ५२४; सा. १, ४, १७; -हाणि आ. जैआ. १, ५२४.

वारही- -ही तै. १, ७, ९, ४; -ह्यै श. ५, ४, ३, १९.

वारि- -रि तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १.

वारिति- वार- गद्र.

वारियेण्य- -ण्यः तै. २, ८, ६, ४.

वार्यु(← वरुण) - णः शां. १२, ८; श. ४, ४, ५, १५; ७, २, ४, ११; १३; १६; ३, १, ५; ५, २, ७; ४, ३१; ६, ७, ३, ८; ७, ५, २, १८; ३५; १२, ७, २, १७; २०; ९, १, ३; तै. १, ७, २, ६; १०, १; २, २, ५, ३; ७, २, १; ३; ३, ३, १०, १; ८, २०, ३; ९, १६, १; तैआ. ५, ३, ६; तां. १७, १३, ९; २१, १०, २३; -णम् ऐ. ३, ४; ५, २६; शां. १८, ९; २०, २; श. ३, ९, १, २१; ४, ६, ३, १; ५, २, ४, १३; ५, १३; १७; ३, १, ५; ३, ९; ४, ५, १२; ५, ४, २९; ६, २, १, ५; ११, ४, ३, ५; ५, २, ३; ३, ५; १३, ३, ८, ५; तै. १, ४, ४, ३; ७, २, ६; ३, ४; ८, ६, ३; २, १, ७, १; गो. १, ३, १२; २, ४, १४; १५; -णस्य श. ५, २, ५, १७; आ. १, ६१; -णानि दै. १, ८; -णे श. १२, ९, १, १७; -णेन श. १२, ८,

२, ३३; ९, १, ८; तै. १, ८, ४, २.

वार्यु- -गी शां. ५, ४; श. २, ५, २, १०; ७, ५, २, २०; का. १, ५, १, ८; तै. १, ६, ४, ४; ५, १; ७, १, ४; ६, ४; १०, १; तैआ. २, ६, १; तां. १५, १, ३; २, ४; ७, ७; १७, १३, ८; जैड. १, १६, ३, ९; -णीम् शां. ४, १३; श. ९, ४, २, १५; १६; जैड. १, १६, ३, १०; -ण्या ऐ. १, १३; ३०; श. ४, ५, ७, ७; ६, ७, ३, ८; ९, ४, २, १५; १६; १२, ८, ३, १०; गो. २, १, २२; का. १, ५, १, ३८; जैआ. १, ३६६; -ण्याम् श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३१; -ण्यै श. २, ५, २, ३७; ४६; तैआ. १०, १, १३; -ण्यौ शां. ७, १०; श. २, ५, २, १०; का. १, ५, १, ८.

वारुण-सामन्- -म जैआ. १, २१८.

वारुणि- -णिः ऐ. ३, ३४; श. ११, ६, १, १; तैआ. ९, १, १.

वार्कजम्भ(← वृक-जम्भ) - -जम्भ जैआ. १, १०४; आ. १, १०३; -ज्मे जैआ. २, १८, ५; आ. २, १२, ७.

वार्कलि(← वृकला) - -लिः श. १२, ३, २, ६.

वार्कलिनी- -न्यः शांआ. ८, २.

वात्रिन्(← वृत्र-हन्) - -मः शां. १, ४; तै. १, ३, ५, २; ७, ६, ८; ९, १; १०, ५; -मम् ऐ. २, ३; ऐआ. १, २, १; शां. १५, २; श. १, ६, ४, १२; १३; ५, ३, ५, २७; तै. १, ६, १, ७; जैआ. १, ४९४; आ. १, ४९४; २, १८, ७; -म्रे तां. ११, ११, १२; -म्री ऐ. १, ४; शां. ३, ५; ७, २; ८, २; १८, १०; श. १, ६, २, १२; १२, ४, ३, ५; ४, १-५; १३, ४, १, १३; ३, ७.

†-रा-इति सुपा. भ्रष्टः †-वर-द-इति भा.सा. च । पक्षे-← वरडआ/१दा-इति भा. || = 'मारियेण्यः' इति क्र. ७, ९, ७

वार्त्रघ्नी-घ्नी श. ३,३,१,१४;
१५; -घ्नीभ्याम् श. ९,५,२,४.
वार्त्रतुर(←वृत्र-तुर्)-म् आ.
जैआ. १.३३४.
वार्त्रहृत्य(←वृत्र-हृत्य)-त्याय
ऐआ. ५,२,५; श. ९,५,२,४; तै.
२,५,६,१.
वार्घा जै. ६२.
वाद्घुषि(←वृद्धि)-म् सा. १,६,८.
वा(र्घ्र→)र्घ्री(←वर्घ्र)-र्घ्रीभिः
तां. ९,२,२२३.
वार्घ्य(√वृ)-र्घ्यम् तै. ३, ६, ७,
२७; ११, ६,४; तैआ. ३, २, १;
-र्घाणाम् तै. २, ५, ८, ५; तैआ.
४,४२,४; -र्घाणि श. १४,२,१,
१५; ९,४,२८; तै. २, ६, १०, २;
३; ४; ३, ६, १३, १; तैआ. ४, ८,
२; जै. ८५.
वार्घ्ये-र्घ्यस्य आ.जैआ. १, ४२१;
-र्घाणाम् आ.जैआ. १, २५८.
वार्शो(←वृश)-म् तां. १३, ३,
११; १२.
वार्ष(←वर्षा)-र्षम् जै. १८०.
वार्षी-र्षी श. ८,१,२,२.
वार्षाकप(←वृषाकपि)-म् ऐ. ६,
३२; तां. २०,९,२.
वार्षागण(←वृषागण)-णः, -णात्
श. १४,९,४,३३.
वार्षागणी-पुत्र-त्रः, -त्रात् श. १४,
९,४,३१.
वार्षागण्य-ण्यः, -ण्यात् वं. १.
वार्षेन्धर-रे आ. १, १४४.
वार्षरूप-म् गो. २, ६, १२.
वार्षायणी-पुत्र-त्रः आ. २, २३,
१९.
वार्षाहर(←वर्षाहर)-रम् श. १४,
३, १, २६; आ.जैआ. १, ४९७;
-राणि सा. २, ९, १०; -रै जैआ.
१, १४४; प. ३, ८; १०.
वार्षिक(←वर्षा)-कम् श. ५, ५, २,

४; -काभ्याम् ऐ. ४, २६; -कै श.
१०, २, ५, ११; -कौ श. ४, ३,
१, १६; ८, ३, २, ५; ५, २, १४; ६,
१, १८; तैआ. ५, ६, ६; जै. १६२.
वार्ष्णी(←वृषन्)-र्ष्णीः श. १, १,
१, १०; १४, ६, १०, ८; का. २,
१, १, ८; जै. ६; जैउ. १, १, ५,
४; ६, १.
वार्ष्णी(←वृष्णि)-र्ष्णीः तै. ३, ११,
९, ३.
वार्ष्णि-र्ष्णिः जै. ९०.
वार्ष्णि-वृद्ध-द्धः शां. ७, ४.
वार्ष्ण्य-यः तै. ३, १०, ९,
१५.
वार्ष्ण्य-ष्ण्याय श. ३, १, १, ४.
वार्ल-लः श. ३, ६, २, ४; ५; १२,
७, २, १३; ८, १, १४; ९, १, ३; तै.
२, ६, ४, ४; -लाः श. ३, ४, १,
१७; तैआ. १, २३, ३; -लात्
श. ३, ४, १, १७; -लेन श. १२,
७, ३, ११; ८, १, १४; -लेभ्यः जै.
१५०; =वार-गद्व.
वाल-द्वामन्-द्वा श. ५, ३, १,
१०.
वाल-धी-धीषु प. ५, १०.
वाल-मात्र-त्राः शां. ३०, ८;
-त्रात् श. ८, ३, ४, १.
वाला(लडभ)-प्र-म् प. ४, ४.
वाल-खिल्य, ल्या-ल्यः गो. २, ६, ७;
९; १६; -ल्याः ऐ. ५, १५; ६,
२६; २८; ३०; ३१; ३६; ऐआ.
१, ५, २; शां. ३०, ४; ८; श. ८,
३, ४, १; ७; १४; १०, ४, ३, १६;
तैआ. १, २३, ३; तां. १३, ११,
३; १४, ५, ४; २०, ९, २; गो. २,
६, ८; ९; -ल्यानाम् ऐ. ६, २४;
ऐआ. ५, २, ४; -ल्याभिः ऐ. ५,
१५; ६, २४; शां. ३०, ४; श.
८, ३, ४, ७; -ल्यासु ऐ. ६, २४;
-ल्यौ तां. १३, ११, ४; ५; १४,

५, ४.
वालशिखायनि-निः, -नेः शांआ.
७, २२.
वालमीक-भीम-मानि प. ५, ६.
वाव ऐ. १, १; २; ६; ८; ९; १३; १७;
२७; २, ६; १३; १५; १६; ३०;
३१; ३३; ३७; ३, २; ४; ५; ६;
९; १५; १८; ४७; ४८; ४९; ४,
१; ९; १०; २५; ५, ३; १४; १७;
२५; २९; ३०; ६, २; ६; २७; ७,
३१; ८, ३; ११; २०; २७; ऐआ.
१, ३, २-४; ५; ६; २, २, १; ४, ३;
शां. २४, १; श. १, ९, ३, १६; ६,
१, १, १; १२, ३, ४, १; ४, ३, ३; ७,
१, १४; ३, ४; ७; १२; ८, १, २; २१;
३, १९; १३, १, ३, ४; ४, २; ८, १,
९; १४, १, १, २, २; ४, २, १०; ३,
३२; ५, २, २; ३, १; ९, १, ५; का.
१, १, १, १, २, ४; ४, ५; १९-२२;
२६; २, २, ५; ३, ७; १२; ४, ६; ७;
९; ३, १, ३; १६; १७; ४, १; २;
१३; २, १; ५; ३, १७; ५, ३, १०; ६,
१, ६; ३, १; २; ५; ८; ४, १; २, १,
३, १; २; ४, २; २, २, २; ५; ३, ९;
२३; तै. १, १, ९, ८; १०, ३; २, २,
५; ३, २, ५; ४, ६, २; ७; ३; १०, १;
१०; ५, ४, २; ९, ५; १०, १; ११, २;
१२, २; ६, ५, ५; ९, ९; १०, ५;
७, ८, ५; २, १, २, ९; १०; ७,
५, २; ६, २; ३, २, ४, ४; ९, ४; ३,
२, २; ३, ७, १०; ८, २; १४, १; ९,
१३, २; १५, २; १०, ९, ४; १५; १०,
१; ११, ७, १; ९, १; १०, ४; तैआ.
१, २३, ८; २५, १; २६, ६; ५, २,
६; ७; ४, ६; ११, १; ५; ६; ७, ५, २;
३; ८, ९, १; तां. ४, १, ५; १०, ३;
६, २, ५; ३, १; ७, ३, १; ४; ८, ४, ४;
९, २, १४; १०, ३, ८; १०; ११; ४,
४; १२, २; ३; ४; ११, ८, ८; १२;
१२, ५, १४; १९; १३, १, ४; ३, २; २;

† गाने प्रयोगः । ‡ पा. ४, ३, १५१; ५, १, १५; द्र. १. ७ पा. ३, १, १२४; ६, १, २१४ द्र. । † 'वार्षेन्धर' आ. सुपा. ।

२४;५,२३;६, ९;१२,५: १४,४,
७;५,१५;६,६;८: १०:१२,५;७;
१५,५,२०; १६,१, २; ११,११;
१७,८,४; १८,६,४:९,४;१०,३;
११,४; १२,१०,१२; २०, १,४;
११,८; १४,३: १५,१२; १६,१:
५;८;९;२१,१,१,३;२२,४,५:
१९,३; २५,१,१०; २,५; ४,२;
१२,३;१३, ३:१६,३; जै. ६;८;
९; १५:१८: २७;३२; ३४; ३७;
३८;४६;४७; ४८; ४९;५३;
५५;६०;६२; ६३;७४; ७७;८४;
९०;९२; ९५:९८; ९९;१००;
१०८;११५: १२४;१२५; १३०;
१३२;१३५; १३६;१३९;१४१;
१४२;१४३; १४४; १४५;१४९;
१५०; १५१;१५५; १६०;१६१;
१६८: १६९; १७०; १७३;
१७४;१७६; १८०; १८२;१९०;
१९४;१९८; २०३;२०४; २०७;
२०९; जैड. १, १,१,२; २,१,२;
५;११;६,२, ९;८,३, ३;७; १०,
२,४;१२, ५,२; ३;४; ५:६;१३,
२,२;१४,४,३; १७,१,१; १८,१,
९;४,१४;२,१,२,८; ५,१,५;२,
१;३,१; ४;९; ३,१, १,१; २,३;
१२;२,४,४; ५,१;५; ४,२,१;३,
७;८;१०;५,४;५, १,७;१५;२,
९;१३;३, ३;७; ४,३;७;५,
३;७;६,३;७;७,३;७;८,७;
१६;६,६;७,१,२; ४,६,२,४;
५;६;३,२; १०,४,७;११,१,२;४;
५:२,२-५; प. १,३;४;५;६;२,
२;९;१०; ३, १;७; सा. १,१,
११; १२; गो. २, १, २; २,८;
१०;२४;३,२; १२; २३; ४,८;
१९;५,१०;६,६.

वावद्यमान,ना(√वद्)- नम् श. १,
७,४,१९; जैड. ३, ४, २,३; ५;

-ना: श. १,८,२,१२.
वावशान्(√वश्)- न: श. ७,१,१,
२२.
वावाता(√वन्)- -तया श. १३,४,
१,९; -ता ऐ. ३,२२; श. १३,
२,६,५; ४,१, ८; तै. ३, ९, ४,
५;७; -ताम् श. १३, ५, २, ६;
-तायै तै. १, ७,३,३; -ते श.
१३,५,२,६.
√वाश्, वाश्यते ऐ. ५, २७; ७,३;
वाश्यन्ते जैड.३,३,३,२; वाद्येत
ऐ.५,२७;७,३; श.१२,४,१,१२.
वाशि(त→)ता- -ता तै. १,१,९,९;
-ताम् ऐ.६,२२; -तायै ऐ.६,१८;
२१; गो. २,५,१५;६,३;४.
वा(श्र→)श्रा- -श्राड्वा तैआ. १,
१२,५; -श्रा:ड्वा तै. २,५,४,२.
वैशान्(√वश्)- -शा: श. ५, ३, ४,
१६; तै. १,७,५,४.
वैशान्(←वश)- -शम् आ. १,
२९७; -शानि आ.जैआ.१,४९८;
-शे जैआ. १,२७७.
वासयित्वा(√वास) शांआ. १२,८.
वासव्(←वसु)- -व: आ. २, ४,
७; जैआ. २,१४,१; -वा: ऐ. १,
२२; तैआ. १,८,७; १९,१; -वै:
तैआ. १,८,६;७.
वासवी- -वी दै. २, १०.
वासस्(√वस्)- -स: ऐ. १, ३:३,
१८; ४,६; ६,२७; ७, १३; शां.
६,२; शांआ. ९, ७; श. १, ३,
१,१४;३,१,२,१३; १६;२५;३,
२,३;९; ३,१०; १८;७, १,१९;
४,३,४,७; २६;३०;५,२,१,८;
३,५;५, १७;३,५,२०;६,४,३,
८; ११,५,१,४; १२,९,२,७;२,
८,१;४,१,१५;५,२,१;१४,१,१,
३,२;५,३,१०;९,२,१४; का. २,
२,४,११; तै. १,१,६,११;३,७,

३;६,१,४;११; २, २,५, २;३;
४,१;२; ८,७,२; ३,८,१,२;१२,
५,१०; तैआ. १,३२,३: २,१,१;
६,२; ३,१०,२; तां. १, ८,१०;
१७,१,१४;१८,९,१५; जैड. २,
२,२,२; प. ५,१०; मं. १,१,५;
२,३,१४; सा. १,६, १;७,६;७;
गो. २,३,१९;५,२;६,७; -सस:
श. ३, १,२, १८;२, १,११; मं.
१, १, १२; -ससा ऐ. १, ३;
शांआ. ४, १५; मं. १, १, ६;
-ससाम् ब्र. ५, ३,५, २५; २६;
-ससि श. ४,१,१,२६; ३,४,६;
७; -ससी श. २, ५,२,४६; ४,
४,५,२३;५,४,५,२,२; का. १,५,
१,३८; तै. १, ८,२,४; आ. १,
१८; -सांसि श. ५, ३,५, २०;
२४; २५;५, ५,१८; १३, ८,
४,६; तैआ. १,३,४; ४,१;५,१;
६,१; १२,५; ७, ४,२; -सोभि:
श. ५,२,१,५; तै. १, ३,७,३.
वास:पल्प(ल→)ली- -म् तै. ३,४,
७,१४.
वास:शत- -म् श. १३, ४,१,१५.
वासो(←ससुह)ह(स्त→)स्ता-
-स्ता: शांआ. ३,४.
वासन्तु(←वसन्त)- -न्ता: तै. ३,
९,९,३.
वासन्ती- -न्ती श. ८,१,१,५.
वासिन्तक- -काम्याम् ऐ. ४, २६;
-कै श. १०, २,५,९; -कौ श.
४,३,१,१४;७,४,२,२९; ८, ५,
२,१४;६,१, १६; तै. १, २, १,
१८; तैआ. ५,६,५.
वासत्य(←वसाति)- -त्या तैआ. १,
१२,५; -स्यौ तैआ. १,१०,२.
वासिष्ठ(←वसिष्ठ)- -ष्ठ: ऐ. ८,२३;
शां.२५,२;३०,३; श.१२,६,१,
४१; तैआ. १, १२, ५; जै. ९२;

† 'वा मा' इति मुपा. ? । तैसं. (२, ६,८,५)- साम्यात् एवं प्रस्तावितो वेद्यः । † श. श्वश्रास्य सर्वत्रायुदात्तत्वम् । § =य. ३०, १२; पुंसि रूपमिति म. B. प्रसृ. च । तच्चिन्त्यम् । तु. भा. Griffith च. ।

आ. १; ष. ३, ७; वं. २^३; गो.
२, ३, ९; -ष्टम् ऐ. ६, २०; शां.
२२, ७^३; २५, १०; २६, १४;
शांआ. २, १६; तां. ११, ८, १३;
१५, ३, ३३; जैउ. १, १४, १, १;
३, ४, १, २; ३; जैआ. १, ३३०;
५४३; ५७७; आ. १, २५९; ५२६;
५४३; ५४७^३; ५५६; ५७८^३; प.
१, ५^३; -ष्टस्य तां. १५, ३, ३३;
जैआ. १, ५७; आ. १, ५७; २८८;
-ष्टा: शां. २६, १५; जैआ. २,
१४, १०; -ष्टात् वं. २^३; -ष्टानि
जैआ. १, २५१; २५९; ५२६; ५५२;
आ. १, २५०; २१५; २६९; ५२७;
-ष्टे जैआ. १, ५७८; आ. १, २५९;
-ष्टेन ऐआ. १, ५, २; तां. १२,
१२, १०; -ष्टौ शां. २८, १०.
वासिष्ठी- ष्टी: शां. २९, २.
वासु- स्तो: जै. ११४.
वासुकि- क्रय सा. ३, ३, ५.
वासुकिवैद्युत्- ता: तैआ. १, ९,
२; -तानाम् तैआ. १, १७, १.
वासुकिवैद्युती- तीनाम् तैआ.
१, १७, २.
वासुक(←वसुक)- क्रम् ऐआ. १,
२, २; शांआ. १, ३^३; -के ऐआ. १,
२, २^३.
वासुदेव(←वसुदेव)- वाय तैआ.
१०, १, ६.
वासुमन्द- न्दे जैआ. १, ४३९;
आ. १, ३३; ४३८.
वासोक- म् जैआ. १, ७^५९.
वास्तव्य(←वस्तु)- न्य: श. १, ७, ३,
१; ७; ५, २, ४, १३; ३, ३, ७; -व्यम्
तै. १, ४, ४, ७^३; -न्या: श. ५,
२, ४, १३; ३, ३, ७.
वास्तु- स्तु श. १, ७, ३, ७; १७^३;
१८^५; २, १, २, ९; १०; तैआ. ४,

४२, १; जै. १८४; सा. ३, ३, ५;
-स्तो: तैआ. ४, ४२, १; -स्तौ
श. १, ७, ३, १; १७; १८; जै.
१८६^३.
वास्तु-प- पस्य जै. १८६^३.
वास्तु-मत्- -मत्- -मन्त: तैआ.
४, ४२, १.
वास्तु-शमन- म् सा. ३, ३, ५.
वास्तोष्पति- -तये तै. ३, ७, ९,
७; -०ते सं. २, ६, १.
वास्तोष्पत्य- त्यै: गो. १, २,
१८.
वास्तु-ह(√१हा)- म् ऐ ३, ११;
३४; ५, १४^३.
वाह(√वह्)- हे ऐआ १, ५, २.
वाह- हा: तैआ. ६, ६, २; -है: श.
७, २, २, ९.
वाहन- -नम् श. ९, ४, २, ११;
गो. १, २, १०; -नस्य श १, ८,
२, ९; -नानाम् ऐ ४, ९; -ने
जैउ. ३, ६, ४, १; -नेन श. १, ८,
२, ९; २, १, ४, ४; का. १, १, ४, ३.
वाहन-वत्- -वन्त: श. ४, ४, ४,
१०.
वाहस्- -ह: तै. २, ५, ४, १.
वाहिष्ठ(वाह+इष्टन्)- म् शां. ७,
९; २४, १.
वाहिष्ठीय- -यम् तां. १५, ५,
२५; -येन तां. १५, ५, २६.
वाह्नेय(←वाहि)- न्य: जैउ. ३, ७,
३, २; वं. २; -यात् वं. २; -याय
जैउ. ३, ७, ३, २.
विंशति- -ति: ऐ. २, १७^३; ५, ४; २८^३;
ऐआ. ३, २, १; शां. १६, ७; २२,
७; शांआ. ८, १^३; श. १, ३, ५,
११; २, ३, ३, १९; २०; ७, ५, २,
४४; १०, १, २, ९; ४, २, २, ३;
१५; ५, ४, ५^३; ७^३; १६, २, ६, ११;

१२, २, २, ६; ४, १२; ३, २, ४^३;
तां. २३, १४, ६; ७; जै. ११८^३;
गो. १, ५, ३; ५; -तिम् शां. ९,
६; १२, ३; श. १०, ४, २, १६;
जै. ८९^३; -तीं श. ४, ४, १, १५;
-त्रे: ऐआ. ५, २, ४; -न्या तैआ.
१, ११, ८; -न्याम् श. ११, १,
२, ९; १२, ५, १, १.
विंशति-धा श. १०, ४, २, १५.
विंशति-शत- -तम् शां. ११, ७^३;
३०, १०^३; श. १२, ३, ५, १२^३; गो.
१, ५, ६^३; -तानि शां. ११, ७^३;
शांआ. २, १०^३; श. ७, ३, १,
४३^३; गो. १, ५, २३; -ते गो.
१, ५, २३.
विंशति-शतेष्टक- -काम् श. १०,
४, २, ८.
विंशत्यं(-तिऽअ-)क्ष(र→)रा-
-रा ऐ. ४, ३; श. १०, ५, ४, ८;
-राम् शां. १७, २.
विंशत्यं(-तिऽअ-)ङ्गुलि- -लि: श.
१२, ३, २, ३; गो. १, ५, ५.
विंश(-शति+ड)- -श: तां. २३, १४,
५; गो. १, ५, २४; -शा: तै. ३,
११, २, ३; -शाम् गो. १, १, ५;
-शे ऐ. ७, २; -शेषु तै. ३, ११,
२, ३.
विंशिनू- -शिन: गो. १, १, ८^३.
विंशिनी- -नी तां. २४, १०, १.
वि ऐ. १, १०; तै. २, ८, ५, ६; तैआ. ४,
११, ६; ५, ९, ८; ६, १, १; १०, १, ३;
विऽइति तै. ३, १०, ४, ३; तैआ.
४, १९, १.
वि- वय: ऐ. ३, १९; श. १, ८,
३, १४; तैआ. ४, २०, ३; ४२, ३;
तां. ५, ६, १^३; गो. २, ४, १६; वी
श. १४, ८, १३, ३^३; वे: शां. २४,
५; २६ १६; श. ५, १, ५, २०.

१ 'वसोः' इत्यस्य गानप्रयोगो ब्र. । २ 'वासुकम्' इति पाठान्तरं समीचीनमिव । ३ 'विंशतिम्' इति मुपा.
स्यादिति C. सन्दिह्यते । ४ '(सप्त) विंशति' (७२०) असमर्थोऽयं समासः । =तु. श. १०, ४, २, २ । ॥ =क्र.
१, १०३, १ । सा. तु √ विंदिराह ।

वि-कृत्- -तः श. २, २, ४, १०; १, २, ४, १८; ६, ६, ३, १; १४, १, २, ५; का. १, २, ४, ७; -तम् तै. १, १, ३, १२; २, १, ७; तैआ. ५, ४, ९.
 विक-निक-हिक- -कामि आ. १, ४३.
 वि-कर्ण- -म् ऐ. ४, १९; तै. १, २, ४, ३; तां. ४, ६, १५.
 विकर्णी- -र्णी श. ८, ५, ४, १०; ७, ३, ९-११; १०, ४, ३, १८; ५, ४, १५; -र्णीम् श. ८, ५, ४, ९; ७, ३, ९-११; १०, १, ३, ७, ४, ९.
 विकर्ण-भास- -से आ. २, २३, ७; जैआ. २, २३, १३.
 वि-कर्तृ- -र्ता श. १३, ३, ८, १; तां. ९, १०, ३; जै. ९३.
 वि-कश्यप- -ये ऐ. ७, २७.
 वि-कस्त(√कस्)- -म् श. ६, ४, ३, ४.
 वि/काक्ष्, व्यकाक्ष्त् तां ६, ९, २२.
 विकार-, विकारिन्-, विकार्य- वि/कृ द्र.
 वि/कित्, विचिकेत तै. ३, ७, १०, ६.
 विचिकित्सति श. २, २, ४, ९; तै. २, १, २, २; विचिकित्सति श. १४, ७, २, १८; व्यचिकित्सत् श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७; व्यचिकित्सत् श. २, २, ४, ६; का. १, २, ४, ५; तै. २, १, २, २; विचिकित्सेत् ऐ. ८, १५; ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११.
 विचिकित्सत्, विचिकित्सा- अद्र.
 वि-किर(√कृ)- -रान् मं. २, ५, ५.
 वि-कुसुक- -कः तैआ. २, ४, १.
 वि/कृ, विकरोति ऐ. २, ३९; शां. ३, ९; ३०, ४; श. १, ९, २, १०; ३, ७, २, ८; ४, ४, २, १६; ६, ७, २, ५; ७, १, १, १७; १९; ९, २, ३, ३४; तै. १, ८, १, २; विकरोति श. ६, ७, २, ७; ७, १, १, १९; तै.

२, ७, २, १; तां. २०, ९, २; जैउ. २, १, २, ९; विकुरुतः श. ९, ५, १, ५६; विकरोमि जैउ. ४, ८, १, ५; विचकार श. ७, ५, २, ३५; विचक्रुः श. ३, १, ३, ४; विचक्रुः श. ३, १, ३, ४; विकरिष्ये तै. १, ७, १, २; वि...कुरु श. १, ६, ३, १७; विकरवाम श. ३, १, ३, ४; विकरवामहै जै. १४९; जैउ. १, १८, ३, ८; वि...करवामहै जैउ. १, १८, ३, ८; व्यकुरुत श. १०, ६, ५, ३; तै. १, ७, १, २; जैउ. १, १५, १, २; व्यकरोत् ऐ. ५, १५; तै. २, ६, २, ३; तैआ. ५, १०, १; तां. २०, १६, १; १४, ५; जै. ५२; व्यकुर्वत तां. ९, २, ३; जै. १४९; जैउ. १, १८, ३, ९.
 विक्रियते ऐ. ६, १६; श. ६, ७, २, ५; ७; १, १, १०; १७; ३, १, ९; विक्रियते श. ६, ७, २, ७; ७, १, १, १९; जैउ. १, ६, २, ६; गो. १, १, २६; विक्रियन्ते ऐ. २, ३९; विक्रियाते श. ७, १, १, १०; १७; ३, १, ९; विक्रियान्ते श. ७, ३, १, १०; विक्रियेत जैउ. ४, ८, १, ६.
 वि-कार- -रः ऐआ. २, ३, ६; शां. ३, ५; गो. १, १, २४; -रेण शां. ३, ५.
 वि-कारिन्- -कारी गो. १, १, २४; २६.
 वि-कार्य- -र्यो गो. १, १, २६.
 वि-कुर्वत्- -न्तम् तैआ. ३, ११, २.
 वि-कृत- -तः श. ३, १, ३, ४; प. २, २; -तम् ऐ. ६, १६; जैउ. २, १, २, ९; गो. १, २, २०; -तानि तैआ. १, ३, १.
 विकृत-रूप- -पाणि प. ५, ११.
 वि-कृति- -तयः ऐआ. १, ५, १; -तिः ऐ. २, ३९; ६, १६; -त्या श. ६, ७, २, ५; ८; १; ३, ९; ४, २;

९, २, ३, ३४.
 वि-कृत्य जैउ. १, १५, ३, ७.
 वि-क्रियमाण- -म् श. ६, १, ३, २०.
 वि/कृत्, विकृन्तति श. ३, १, २, १६.
 वि-कृत्- -त्तः श. ३, ८, ३, ३७; १२, ९, १, ३; -त्तन श. ३, ८, ३, १०; वि-कृन्ततां- -न्तन्तम् तै. ३, ४, १६, १.
 वि/कल्प, व्यकल्पयत् गो. २, १, ७; व्यकल्पयन् तैआ. ३, १२, ५; विकल्पयेथाम् तां. २१, १, १; विकल्पयायामहै तां. २१, १, २.
 वि-कल्प- -प्तः तैआ. ३, ११, ६.
 वि/कृप्, विकर्षति श. ९, १, २, २०; २५; २८-३०; ३१; विकर्षति श. ९, १, २, २१; २३; विकृपति श. ७, २, २, ७; १४; १८; १३, ८, २, ८; विकृपति श. ७, २, २, ८; १८; २०; १३, ८, २, ८; विकृपन्ति श. ६, १, ३, ४; विकृपन्तु श. ७, २, २, ९; विकर्षेत श. ९, ५, १, ६३.
 विकल्पये श. ११, ८, ४, २; ४.
 वि-कृष्ट- -ष्टः श. ६, २, १, ७; -ष्टम् श. ४, ६, ८, १९; ९, ५, १, ६३; ११, ८, ४, २; ४.
 वि/कृम्, विक्रमते ऐ. ६, १५; श. १, १, २, १३; ९, ३, ९; ३, ६, ३, ३; ६, ७, २, १३; १४; १५; १६; का. २, १, २, १२; २, १२; विचक्रमे ऐ. १, १७; २५; ६, १५; श. १, १, २, १३; ९, ३, ९; ३, ५, ३, १३; ६, ३, ३; २, २, ३, १८; १२, ४, १, ४; ५; का. २, १, २, १२; तै. १, ४, ३, ६; २, ४, ३, ५; ६, १; ५, ५, ४; ७, १४, ३; ८, ३, ३; ३, १, २, ६; तां. २०, ३, २; प. १, ६; ५, १, १०; सा. १, ५, ६; विक्रमस्व श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६; ६, ७, २, १३; १४; १५; तै. १, २, १, २३;

§ 'कृ' इति मुपा. स्वरः ? । † 'कृ' इति मुपा. स्वरो ऋः । उ. य. ३०, १८ ।

तैआ. ३, १५, १; व्यक्रमत ऐ. १, १; तै. १, १, १०, ३; २, ७, १४. ३; तां. २०, ३, २; व्यक्रामत् तै. १, २, १, २७; तैआ. ३, १२, २; वि...क्रामेयुः श. १३, २, ४, २; तै. ३, ९, १, २; व्यक्रंस्त श. १, ९, ३, १० ^३ ; १२ ^३ . वि...अक्रंसत गो. २, ६, १३.	१, १, ११. वि-अर(त्→)न्वी- -म् श. ५, ५, ४, २८. वि-अर- -रः तै. १, ५, १, १. वि/१क्षि, विक्षिगन्ति श. ९, १, १. २३; विक्षिणुयात् का. २, २, ४, १४. विचिञ्जीवन्ति श. ९, १, १, २३. वि-क्षिणक्त्- -त्केभ्यः श. ९, १, १, २३. वि-क्षेतोस्(ः) तां. १९, ८, ६. वि/क्षिप्, विक्षिपन्ति तैआ. २, २, १; विचिक्षेप शांआ. ६, १९. वि-क्षिप्- -पः तैआ. ४, २४, १; २५, १. वि-क्षुद्र- -द्रम्ऽइव ऐ. १, २१; ऐआ. १, ५, १; -द्राऽइव ऐ. ५, ६. वि/क्षुध्, व्यक्षुध्यन् तै. २, २, ७, ३; ११, ५. वि/क्षुम्, विक्षोभन्ते श. १, १, २, २२; का. १, ४, २, ९; २, १, २, १५; विक्षुभ्युः जै. ८१. वि-क्षुब्ध- -ब्धः ष. ३, १. वि-क्षोब्धोस्(ः) श. १, १, २, २२; २, ४, १, १४; का. १, २, ९; २, १, २, १५. वि-खान(√खन्)- -नाः जै. १९३. वि/खया(←चक्ष), विचिख्युः तै. २, ८, २, २; वि...ख्येयम् श. ४, ३, ४. १७; तै. ३, २, ४, ७; व्यख्यत शां. १९, ९; व्यख्यत श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६; तै. २, ४, ६, १०; वि...अख्यत श. ६, ७, २, ४; तै २, ८, ६, २; वि...अख्यत् श. ६, ७, ३, २; तै. ३, ६, ८, १; वि... अख्यन् तै. २, ८, ६, २. विख्यापयति श. ६, ७, ३, २. वि-ख्याय श. ६, ३; ३, १२ ^३ .	वि-गी(त→)ता- -ताः ष. २, ३ ^३ . वि-गीय ष. २, ३. वि/ग्रथ्, विग्रथन्ति श. ३, ३, २, १८. वि-ग्रथित- -तः श. ५, २, १, ५. वि/ग्रह्, विगृह्णाति शां. १४, २ ^३ ; श. ४, २, ३, ११; ३, ५, ९; विगृह्णाति श. ४, २, ३, ६; ९; तां. ६, ६, १४; विऽइव...गृह्णाति शां. १४, २; विगृह्णते श. ३, ८, ४, २५ ^३ ; विगृ- ह्णन्ति श. ४, २, ३, १५; तां. ६, ६, १२; व्यगृह्णात् तै. १, ४, १, १; व्यगृह्णत ऐ. ३, ९ ^३ ; श. ४, १, ३, ५; व्यगृह्णत तै. १, १, १०, १; ३, १, २; २, २, ८, ६; तैआ. ५, १, ६; विगृह्णीयात् ऐ. ३, ४६; ७, ३२; श. ४, २, ३, ११. विगृह्यते जैड. ३, ४, ५, १. वि-गृह्य श. ४, १, २, २६. वि-ग्रहण- -म् तां. ६, ६, १२. वि-ग्राहम्(णमुल्) श. ६, ३, ३, ५ ^३ ; तै. २, ३, २, १. वि-ग्लापन(√ग्लै)- -म् श. १४, ७, २, २३. वि-वन्(√हन्)- -नः तां. १९, १८, १; जै. १४१; -नम् तै. २, ७, १८, १; तां. १९, १८, २; १९, १; -नस्य तै. २, ७, १८, १; तां. १९, १९, १; जै. १४१; -नान् मं. २, ५, १-४; -नेन तै. २, ७, १८, २; तां. १९, १९, २ ^३ . विघ्न-त्त्वं- -म् तै. २, ७, १८, १; तां. १९, १९, १; जै. १४१. वि-घ्नतुक- -कः तैआ. १, ३, १, ५. विघ्न- -घ्नानाम् शांआ. १२, ३. वि-चक्र- -क्रम् ऐ. ६, ३०; गो. २, ६, ९. विचक्रमाण- वि/क्रम् द्र वि/चक्ष्, विचष्टे ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १९; तै. २, ५, ६, २; तैआ. ३, ११, ४; विचक्षते तैआ. ३, ११, ५; ११; जैड. ३, ६, ७, १; ५;
--	--	---

सा. ३, १, ११; विचष्टाम् तै. ३, १, १, १०; २, ५; ११; विचक्ष्व श. ३, १, १, १०^३; गो. १, १, ३२.
विचक्षयन्ति गो. १, ३, १९; २, २, २३. वि/ख्या द्र.
वि-चक्ष्य तां. १, ५, १९.
व-चक्षण-णा- -णः शां. ४, ४; ७, १०^३; १२, ५; शांआ. ४, ९; तां. ११, १०, ६; जै. १२६^३; वं. २; -णम् ऐ. १, ६; शांआ. ७, ३; तै. २, ५, १, ३; ३, १, १, १; जै. १२६^३; -णस्य शां. १२, ५^३; -णा शांआ. ३, ३; तै. २, ८, ९, १; -णात् शांआ. ३, २; वं. २; -णाम् शांआ. ३, ५.
विचक्षण-व(त्→)ती- -तीम् ऐ. १, ६^३; जै. १२६^५; गो. १, ३, १९; २, २, २३^३; -त्या शां. ७, ३.
वि/चत्. वि^३...चातयस्व तै. २, ८, ६, ८.
वि/चर्, विचरति गो. १, १, २५; विचरन्ति तै. २, ४, ५, ४; ६, ९; वि^३...चरन्ति श. १२, ४, ४, २; व्यचरत् गो. २, ६, १४.
वि-चरत्- -रन् श. ७, ३, १, ३०^३; तैआ ४, २८, १.
?वि-चर्तुर्- -म् तै. २, ८, ९, २.
वि-चर्षण- -म् तैआ. ७, ४, १.
वि-चर्षणि- -णिः ऐआ. ५, २, ४; शां. २५, ६; श. १, ५, १, २०; तै. १, ४, ८, १; २, ५, ३, ३; -ण्ण शां. २०, ३; गो. २, ३, १४.
वि-चारिन्- -रिन् गो. १, २, १८; -री गो. १, २, १०.
वि-चलित(√चल्)- -म् जैउ. ३, ५, २, ४.
वि-चाकशत्(√कश)- -त् तैआ. १, ११, २.
वि/चि, विचिनोति ऐआ. २, १, ७;

विचिन्वन्ति श. ३, ३, २, ५; ८; विचिन्वन्ति श. ९, १, १, २३; विचिन्वन्तु श. ३, ३, २, ७; ८; विचयत् तै. २, ७, १२, ४.
वि-चाय- -यः तै. २, ४, ३, १३.
वि-चित्- -चितः श. ३, ३, २, ७; ८.
वि-चित- -तः श. ९, १, २, ४३.
वि-चिन्वत्कु- -त्केभ्यः श. ९, १, २, ३.
वि-चेतु- -त्ता गो. २, ६, १४; -तारः श. ३, ३, २, ८.
वि-चिकित्सत्(√कित्)- -त्सन् श. २, २, ४, ९; का. १, २, ४, ७.
वि-चिकित्सा- -त्सा शां. २६, ३; श. १०, ६, ३, २; १४, ४, ३, ९; -त्साम् शां. २६, ५; -त्सायाः का. १, २, ४, ७; -त्सायै श. २, २, ४, ९^३; तै. २, १, २, २.
विचिच्छिदिवस्- वि/च्छिद् द्र.
वि/चित्, विचेतत् तैआ. १, ११, ४९.
वि-चित्तगर्भा- -र्भा तै. १, ७, ३, ३.
वि-चित्रगर्भा- -र्भा -र्भाम्, श. ५, ५, २, ८; ९.
वि-चेतयितृ- -त्ता ऐ. ६, ३५.
वि-चेतस्- -ताः तै. २, ८, ५, ८.
वि-चिन्त्य(√चिन्त्) तैआ. ३, १२, ७.
वि/चृत्, विचृत श. ७, २, १, १०; वि^३...चृत तै. २, ४, २, ६.
वि-चृति- -त्तौ तैआ. २, ६, १.
वि/च्यु, विच्यावयति तां. १९, ७, ३; व्यच्यावयत् तां. १९, ७, १.
√विच्छ्, विच्छाययति श. १४, ७, १, २०.
वि-च्छन्दस्- -न्दस् ऐ. १, २१^३; २५^३ ५, ५^३; ऐआ. १, ५, १; तां. ८, ८, २४; दै. २, ९; -न्दाः ऐ. ५, ४; श. १०, ३, २, १२.
वि/च्छिद्, विच्छिनत्ति श. १०, २, ३, १८; तै. १, ४, ४, १०; विच्छिनत्ति श. १०, २, ३, १८; विच्छिन्दन्ति

श. ४, ५, २, १०; तां. २३, २, ३; विच्छिनद्मि तै. ३, ७, ६, ७; विच्छिच्छिदत्तुः जै. १८०^३; विच्छिन्धि जै. १६०; व्यच्छिनत् तां. १३, ३, १२; जै. १६०; विच्छिन्द्यात् ऐ. ६, ३०; श. ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९; १४, ४, ३, २२; तै. १, १, ५, ७; ४, ३, ५; ४, ७; ७, २; २, १, ४, ९; ३, ७, २, ३; तां. ७, ३, १०; जै. ९३^३; प. २, १; २; विच्छिन्द्युः तां. २३, २, २, १.
वि^३...च्छियेते तै. १, ४, ३, ६; गो. २, १, ४; विच्छिद्यन्ते तै. ३, २, ४, १; विच्छेत्स्यन्ते जै. १३६; व्यच्छिद्यत जै. २००; विच्छिद्येत श. १३, १, ६, ३; व्यच्छेदि जै. २००.
वि-चिच्छिदिवस्- -वान् तां. ८, ९, २१.
वि-च्छित्ति- -त्तिः तै. ३, ७, १, २; -त्तिम् तै. ३, २, ४, १.
वि-च्छिन्दत्- -न्दन्तः तां. १०, १२, १.
वि-च्छिन्न, ज्ञा- -न्नम् श. २, ३, १, ९; तै. ३, ७, ६, १६; तां. ५, ९, ४; मं. २, ४, ८; गो. १, २, ११; १३; -न्ना श. ४, ५, ८, १२; तां. २०, १५, १२^३.
वि-च्छिद्य तै. १, ४, ७, ४; जै. १९७.
वि-च्छिद्यमान- -म् श. ७, १, २, ११.
वि च्छिद्द(-द्द्व-)-ह? -?हार् जै. ११३.
√विज्, विजते श. ७, १, १, १४
विजन्ते ऐ. ३, ४; शां. ३, १.
अवेजयत तां. १४, ५, १५.
विजमान- -नः ऐ. ७, १९.
वि/जन्, विजायते श. ७, ४, १, २
११, १, ६, २; तैआ. ३, १३, १;
विजायते श. ३, ३, ३, ८^३; विजायन्ते ऐ. ४, ९.

॥ = वि-तर्तुर्- इति ऋ. १, १०, १, २ । §मुपा. अष्टः स्यादिति Miv. । §'विचेत्' इति कालि. मुपा. सा. च बा-
ह्वुच (१, १६४, १६)-विरोधाच्चिन्त्यावेव । † 'विच्छिन्दुः' इति मुपा. ? । †विच्छिन्न-वहाः(←वहस्-)? इति स्यात् C. ।

वि-जात- -तः ऐ. १, १९.
 वि-जामन्- -मानः श. ३, ६, २, १^१
 वि-जायमान, ना- -नः तै. २, ३, ८,
 १; तैआ. १०, १, ३; -नाः श.
 ४, ५, ५, ६; ९; १०; ५, २, १, २, ५;
 -नायाः श. ५, ३, ४, १८.
 वि-जावन्- -वा श. ७, १, १, २, ७.
 विजय-विजयिन्- वि/जि द्र.
 वि-जर, रा(√१जू)- -रः श. १४, ७, २,
 २८; -रा शांआ. ३, ३; -राम्
 शांआ. ३, ३, ४.
 वि-जर्ज(र→)रा- -म् तै. ३, ४,
 ११, १.
 वि जल- -ले शां. ५, १०.
 ?विजव- -वः ऐआ. १, ४, १; ५, २, १^१
 वि-जुह्व(√१हा)- -हृतः श. ९, ५,
 १, २८.
 विजात- विजामन्- विजायमान-
 विजावन्- वि/जन् द्र.
 विजानन्- वि/ञा द्र.
 वि/जि, विजयते ऐ. १, २, ४^१; श. २,
 २, ४, १८; ४, ४, १५; ५, ३, १; ४,
 १; ५, २, ३, ७; ४, ३; ७; १२; १४;
 का. १, ३, ४, ९; ५, २, १; ३, १; २,
 २, २, २; तां १६, २, ५; जै. २०५;
 वि...जयते ऐ. ३, १७; १९; तै.
 २, २, ८, १; विजयन्ते तै. १, १,
 १०, ६; तां. २३, १०, २; विजया-
 महे जै. १५५; विजिग्ये जै. ४,
 १०, ३, १; विजयामहे तां. २१,
 १३, २; व्यजयत ऐ. ३, २०; ६,
 ११; श. २, ४, ५, १५; ४, ३, २,
 ९; ५, २, ३, ७; तां. २३, १०, २;
 व्यजयेताम् ऐ. २, ३७^३; ज. ५,
 २, ४, १२; तां. २५, १३, ३; व्यज-
 यन्त ऐ. १, २, ४^१; श. २, २, ४,
 १८; ६, १, २; ५, २, ४, ७; का. १, ६,
 १, २; व्यजयन्त श. १, ५, ४, ६;
 २, २, ४, १८; ५, ३, १; ४, १; ६, १.

१; २, १; ३, ४; ४, १^१; ५, २, ४, ३;
 ७, १४; का. १, २, ४, १३; ५, २, १;
 ३, १; ६, १, १, २, १; ४, १; तै. १, ६,
 २, ७; ७, १, ३; तां. १०, १२, ४;
 २१, १३, २; जै. १६; ४८; १५५;
 गो. २, ४, १५; १६; १७; वि...ज-
 जयन्त ऐ. ३, १७; तै. २, २, ८, १.
 विइवइजिगीषते श. २, १, २, १७;
 विइवइजिगीषन्ति का. १, १, २,
 ११; विजिगीषामहे श. १, ५, ४,
 ६; व्यजिगीषत श. ४, ३, ३, ६.
 वि-जय- -यः श. १३, २, ७, १३^१;
 १४^१; १५^१; जै. ४, १०, ३, १;
 जै. ९२; १५५; -यम् श. २, २,
 ३, २; ३, ४, १; का. १, २, ३, २; ४,
 १, १; तै. १, १, ६, १; ३, १, १; तैआ.
 ५, ८, १३; -यस्य श. ४, ३, ३,
 १५ -याय ऐ. ३, ३९^१; -ये
 जै. ४, १०, ३, १; ४, १; -येन
 ऐ. ८, ७.
 विजय-भाग- -म् तै. ३, ७, ४, ६.
 वि-जयिन्- -यिनः तै. १, ६, ६, ३.
 वि-जिगीष- -यः श. १४, ९, ४, १७.
 वि-जिगीष- -षः गो. १, १, ३, १.
 वि-जिग्यान्, ना- -नः श. १, ६, ४, २, १;
 २, ५, ४, ९; ४, ३, ३, १७; का. १,
 ५, ३, ९ -नम् ऐआ. ५, ३, २;
 श. २, ६, ३, ६; ८; का. १, ६, ३,
 ५; ६; जै. १४१; -नस्य श. २,
 ५, ४, १०; -नाः ऐ. ३, ४२; जै.
 ३४; ३७; जै. १, १६, १, १;
 -नानाम् श. २, ५, ४, १०; ६, ३,
 २^१; ४; का. १, ६, ३, २^१; ४; -नाभ्यः
 तै. १, ७, १, ५.
 वि-जित- -तम् श. १, ५, ३, २, १; २, ३;
 -ते श. ४, २, २, ८^१; १२; ३, ५^१;
 १६; ५, २, ३, ७; ४, ३; ७; १२; १४.
 विजित रूप- -म् इव श. ४, २,
 १, ७.

वि-जिति- -तये गो. १, २, २, ४^१; -तिः
 श. २, २, ४, १८; ४, ४, १५; ५, ३, १;
 ४, १; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १^१; ५,
 २, ३, ७; ४, ३; ७^१; १२; १४; का. १,
 ३, ४, ९; ५, २, १; ३, १; ६, १, १; २, १;
 ४, १; जै. २०५; -तिम् ऐ. १, २, ४^१;
 श. २, २, ४, १८^१; ३, ७, १, १७;
 १८; का. १, २, ४, १३; तां. २३,
 १०, २^१; -ती ऐ. ७, १८; -तीः
 ऐ. ३, २, १; -स्या तां. ११, १, ४;
 -त्यै ऐ. २, ३, ७; ८, ९^१; तै. १, ३, ५,
 २; ६, १, ७; २, ७; ७, ५; १, ३; ६;
 ८; ९, १; ३, २, ५, ९; ७, ४, ६; गो. २,
 ४, १५-१७.
 वि-जितिन्- -तिनः ऐ. २, ३, १; -तिनि
 जै. ११७.
 वि-जित्य ऐ. ३, २, १; शां. १, २; १^१,
 २^१; शांआ. ६, २०; श. १३, ५,
 ४, १३; तै. १, १, ६, २; ३, १, १;
 २, २, ७, २; ३, १, २, ५.
 वि-जिघत्सु(√घञ्)- -त्सः श. १४,
 ७, २, २८.
 विजिज्ञासमान- विजिज्ञासा- विजि-
 ज्ञास्य- वि/ञा द्र.
 वि-जुह- -रः ऐआ. ५, २, १^१.
 वि/जृम्भ्, विजृम्भते श. १०, ६, ४, १.
 वि-जृम्भ(त्→)न्ती- -न्ती ऐ. ६,
 ३५.
 वि/ज्ञा(→जा), विज्ञानानि ऐ. ५,
 २२^१; ऐआ. २, ६, १; ३, १, ५;
 शांआ. १४, २; श. ८, ५, ४, १; १०,
 ५, २, १५^१; १२, ९, १, १४; १४, ४,
 ३, ९; ५, ४, १५; ७, १, ३०; २, २;
 ३, २३; विज्ञानानि श. १४, ५, ४,
 १६; ६, २, ३; ७, १, ३०; ३, २, ३; २५;
 जै. ९२; गो. २, २, १२; विज्ञानते
 तैआ. ६, ५, २; विज्ञानन्ति ऐ. ३,
 ४३; ७, १३; तैआ. ३, ११, ५; जै.
 २१२; जै. ३, १, २, २; १२^१;

विज्ञानामि श. १४, ७, ३, १४; जै. ९२; विज्ञानीमः श. ११, ५, ५, १३; जै. ४, १०, १, ३; विज्ञज्ञे शांआ. ६, १९:२०^३; विज्ञज्ञौ जै. १५२ जै. ४, १०, ३, २; विज्ञा- तास्मः। ऐ. ५. ३०; विज्ञानात् तैआ. १, ११, ५; विज्ञानीहि शांआ. ५, १; जै. १७६; जै. ४, १०, ३, ३; ७; ११; विज्ञानीतात् जै. १७६; १९८^३; व्यज्ञानात् तै. १, ४, १, १; तैआ. ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; जै. ५२; व्यज्ञानत् जै. ३४; ३७; व्यज्ञानन्त जै. ४, १०, ३, २^३; व्यज्ञानन् तां. ६, ६, ८; विज्ञानीयात् शांआ ५, १; श. १४, ७, ३, २४; २५^३; विज्ञानीयात् श. १४, ७, १, ३०; २, १६; ३, २३; तैआ. १, ३, ३; जै. १३; विज्ञा- नीयाः श. १४; ६, ५, १; विज्ञा- नीयाम् शांआ. १, ६; विज्ञानी- याम जै. १६८; व्यज्ञासिष्ट श. १४, ८, २, २-४; व्यज्ञासिष्टा३ श १४, ८, २, २-४; व्यज्ञासम् जै. १९८^३; व्यज्ञासिष्म श. १४, ८, २, २-४.

विज्ञायते ऐ. ४, २२; श. १४, ९, १, १०; जै. १, १४, ४, ४; ३, ६, ९, ६; ४, ८, २, १४; गो. २, २, ६; विज्ञायेत जै. ४, ८, २, १४; वि...ज्ञायते ऐ. १, २५.

विज्ञापयति शांआ. ७, १३; विज्ञ- पयामि श. १, ४, ५, १०; वि... ज्ञपयिष्यामि शांआ. ३, १; ६, १९; श. १४, ५, १, १५.

विज्ञिज्ञासस्व तैआ. ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; व्यज्ञिज्ञासे जै. १५९९; विज्ञिज्ञासीत शांआ. ५, ८.

वि-ज्ञान्त्- -नताम् जै. ४, १०, २, ३; -नन् शां. २६, ६; श.

१४, ७, १, २५; ३०; ७, ३, १८; २३; तै. ३, ७, ११, ५; गो. १, १, १५.

विज्ञानती- -ती तै. ३, १२, ९, ६.

वि-ज्ञिज्ञासमान- -नाःऽइव जै. १, ३, १, ५.

वि-ज्ञिज्ञासां||- -सा श. १४, ६, १, १; -साम् शांआ. १, ६.

वि-ज्ञिज्ञास्य- -म् श. १४, ४, ३, १५; १६^३.

वि-(ज्ञ→)ज्ञा- -ज्ञा जै. १३.

वि-ज्ञात्,ता- -तः जै. १५९; -तःऽइव शां. ७, १; -तम् ऐ. ५, २५; ऐआ. २, ३, २^३; ३, ३, २^३; श ६, ६, १, १७; १४, ४, ३, १५^३; तैआ. ३, १, १; जै. ४, १०, २, ३; -तस्य गो. १, ३, १९; -ता श. १४, ४, ३, १५; -ताय श. १३, १, ८, ३; -ते श. १४, ६, ५, १; ७, ३, ६.

विज्ञात्-त्रैण्डभ- -भम् शां. २२, ७; ८; २३, २^३; ६; ७; २४, ६-८; -भानि शां. २२, ७^३.

विज्ञात्-वीर्य- -र्यः तै. २, ४, १, २.

वि-ज्ञातव्य- -म् शांआ. ३, ७.

वि-ज्ञातुम् जै. ४, १०, ३, ६; १०.

वि-ज्ञातु- -ता ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१; -तारम् शांआ. ५, ८^३; श. १४, ५, ४, १६; ६, ५, १; ७, ३, २५; -तुः श. १४, ७, १, ३०; ३, २३; -तृ श. १४, ६, ८, ११^३.

वि-ज्ञान- -नम् ऐआ. २, ३, २^३; ६, १; शांआ. ५, ३^३; १२, ४; श. ३, ३, ४, ११; ८, ७, २, १०; ११; १०, ३, ५, १३; १४, ५, १, १७; ६, ९, ३४; तै. २, ६, ५, ५; ३, १०, १, १; ९, ६; १०, २; तैआ. ८, ५, १^३; ६, १; ९, ५, १^३; १०, ६३, १^३; ६४, १; जै. १, २, २, ५; प. २, ८; -नात् श. १४, ७, १, ३०; ७, ३,

२३; तैआ. ९, ५, १; १०, ६३, १; -नानि श. ४, ५, ८, ११; १२, ५, २, १२; -नाय श. १४, ५, ४, १४; तै. २, ५, १, ३; -नेन श. १४, ५, १, १७; ४, ५; तैआ. ९, ५, १; १०, ६३, १; तां. १, ३, ९; गो. २, ४, ९.

विज्ञान-घनु- -नः श. १४, ५, ४, १२.

विज्ञान-पति- -तिः तैआ. ७, ६, २.

विज्ञान-म्य- -यः शांआ. १३, १; श. १४, ५, १, १६; १७; ७, १, ७; २, ६; तैआ. ८, ४, १; -यम् तैआ. ८, ८, ५; ९, १०, ५; -यात् तैआ. ८, ५, १.

वि-ज्ञाय श १४, ७, २, २३; तैआ. ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; गो. १, १, ३१.

वि-ज्ञेय- -यः शांआ. ३, ७; -यम् श. १४, ७, १, ३०; ७, ३, २३.

वि/तंसु, व्यतंसयत् शांआ. ८, ११.

वि/तन्, वितनोति ऐ. १, ४; ३, ३८; श. १, १, १, १२; का. २, १, १, ९; तै. २, ५, ८, १२; वि...तनुतः तै. २, ८, ९, १; वितन्वते ऐ. १, ४; शां. २६, १४; श. ७, २, २, ४^३; तै. २, ४, १, ६; वितन्वते श. ९, २, ३, २७; वित- न्वन्ति श. ४, ३, ५, २१; तां. ५, ६, १२; वि...तन्वन्ति श. ७, २, २, ५; विततान तै. ३, १२, ७, ३; वि...ततान शां. ७, १०; श. ३, ३, ४, ७; वितेनिरे श. ९, २, ३, २७; वि...तनुध्वम् श. ७, २, २, ५; वि...अतन्वत् शां. ८, ५; वितनुयात् का. १, १, १, ७.

वितायते तै. १, ४, ६, १; तां. १०, ५, ६.

वि-त्तत्,ता- -तः श. ९, १, १, ६; १४;

तै. २, ८, ९, ५; जै. १, ६, १, ३;
 -तम् ऐ. १, २०^३; ७, ९^३; शां. ८,
 ५; श. ३, ३, ४, ७; ११, ५, ५, १३;
 तै. १, ४, ८, ३; २, ५, ५, ३: ८.
 ७, १; ३, १२, ३, ४; तैआ. १,
 ११, १; ६, ३, २; १०, १, ४; ११;
 तां. १, २, ८; जै. ३, १, ५, ४;
 -तम् ऽइव तां. १२, ५, ७, ८; -ता:
 तै. ३, १२, ८, १; जै. १६५^३;
 -तानि तै. १, ५, १, १; -ते गो. १,
 ५, २, ५; -तै: तै. ३, १, २, १; -तौ
 जै. १; गो. २, ६, १३.
 वि-तन्वृत्-न्तम् तैआ. १, १०, ३.
 वि-तन्वा(न→)ना-ना तैआ. ७,
 ४, १.
 वि-तृपत्(√तप्)-पन् तै. ३, १०,
 १, २.
 वि-तरम्(तरप्) तै. २, ८, ६, ८; ३,
 ६, ३, २; १०, ५.
 वि-तराम् श. १, ४, १, २३.
 वि-तत्तुर-वि-चर्तुर-द्र.
 वि-तृष्ट, ष्टा(√तक्ष)-ष्ट: श. ३, ७,
 २, १; -ष्टा तै. ३, २, २, २.
 वि-तृस्ता-स्तया तैआ. १०, १,
 १३.
 वि-तस्ति-स्तित्, -स्तित् श. १०,
 २, २, ८; -स्ती: श. १०, २, ३,
 ११; -स्त्याम् तैआ. १०, ११, २.
 वितस्ति-मा(त्र→)-त्री-म् श.
 १०, २, ३, १४.
 वि-तृदि(√तुद्)-द्वये तैआ. १,
 ३१, २.
 वि-तृन्न-न्न: जै. ९.
 वि-तृद्, वि-अतर्द्व तै. २, ८, ५, १.
 वि-तृ(ण्ण→)णा-ण्णा श. ५, ४,
 ४, १; १२, ९, १, ३.
 वि-तृतीय-ये श. ६, ५, २, १२; १७^३;
 १०, २, १, ५^३; ९.
 वि-तृप्, वितृपन् श. ३, ९, ४, ७^३.
 वितृपयन्ति तां. ५, ८, १.

वि-तृ, वि-अतिरत् ऐ. ६, ७; २३;
 गो. २, ५, १३; ६, ५; वि-अता-
 रीत् तै. १, ७, ४, ३.
 वितारयति शां. २, १; श. ३, १,
 २, ५; वितारयन्ति शां. १२, ४.
 वि-तर-र: श. १४, ७, २, ११.
 वि-तारयत्-यन् शां. १३, २.
 वित्त-, वित्ति-, विद्वा ✓२ विद् द्र.
 विधुर्(√व्यथ्)-रम् ऐ. २, ७; तै.
 २, ८, ६, ३.
 ✓२ विद्, विद्वा ऐ. १, १^३; २^३; ५; ८-१२;
 १३^३; १४; १६^३; २१; २२; २४^३;
 २८^३; २९; २, १^३; २^३; ३; ७^३; ८; १०;
 १३; १५^३; १६^३; १७^३; १८^३; १९;
 २०^३; २१-२३; २४^३; ३०-३३;
 ३५; ३७; ३८; ३९^३; ४०^३; ३, १; २^३;
 ३; ६^३; ७; ८^३; ९^३; १०^३; १२-१५;
 १७; १८^३; १९; २१; २३^३; २४;
 २७^३; २८; ३१; ३३^३; ३४; ३५;
 ३७^३; ३८; ३९; ४१; ४२^३; ४४; ४७^३;
 ४८^३; ५०; ४, १; ३; ४^३; ६; ७; ८^३;
 १०; १४^३; १५^३; १७; १८; २०; २२^३;
 २३^३; २४^३; २५^३; २६; २७; २९^३;
 ३०^३; ३१; ५, १^३; २^३; ४-६; १०-
 १२; १४; २२; २३^३; २६^३; ३०; ६;
 १; २^३; ३^३; ४^३; ७; २०^३; २३; २७;
 ३२^३; ३३^३; ७, १२; २८; ८, २; ७^३;
 २८; ऐआ. १, १, २; ३^३; ४^३; २, १;
 २^३; ४; ३, १^३; २^३; ४; ७^३; ४, १; ५,
 ३^३; २, १, ३; ४^३; ५^३; ६^३; ७^३; ८^३; २,
 ४; ३, १^३; २^३; ४; ५; ३, १, १; २;
 ५^३; ६^३; ३, २, १-३; ४^३; ५; ६^३; ५,
 ३, ३; शां. १, २; २, ८^३; ६, २-८;
 ९^३; १२^३; १५^३; ७, ४; ११, ७; १२,
 ३; १६, १०; १७, ३; २१, ५; २५, ४;
 ५^३; ६; १२; २६, ५; १४; २७, १;
 ३; ३०, ६; शांआ. १, ८; ३, १^३;
 ७^३; ४, १; २; ६; १४; ५, २; ६, २०^३;
 ७, २; ४-८; १२-२२; २३^३; ८,
 १-३; ८^३; ९; ९, २^३; १२, ४; श. १,

२, ३, ७; ५, ७; १९; २१; ४, २, १३;
 ३, ८; ५, १, २०; २, २०; ३, १४; ४,
 ५; १६; ६, १, ६; ८; १९; २१; ३,
 १७; २२; ४; ४, १३; १६; १७;
 १९; २०; ७, २, २४; २, १, ३. ९; २,
 ३, १; ४, १; ९; १०; १२; ३, १, ७;
 १३^३; ३, ९; १२; ४, ४, १७; १८; ३,
 १, २, १७; २, १, २४; ९, २, १६; ४,
 ६, ७, २०; ५, १, १, ४; ३, १, १०; ४,
 ४, २३; ६, १, २, १३; २७; २, १, १;
 ३, १०; ७, १, ७; १९^३; २१; ७, २,
 १, ११; २, २०; ३, १, ४२; ८, १, ४,
 ६; ४, ४, ३; ९. २, ३, ५०; ५, १, २७;
 १०, १, १, १०; ४, १४; ५, ४; २, ६,
 १९; ३, ३, १-५; ४, २८; ५, ७; ८;
 १०; ११; १४; १६^३; ४, १, ११; २,
 ३१; ३, १; २; ४, ४; ५, ४, १-५; ८;
 १०; १२; १८; ६, १, ३; ४-९; ११; २,
 ११; ५, १; ५; ७; ८; ११, १, ६, १२^३;
 १७^३; २, ३, ४; ५^३; ६; ४, ६; १०; ६,
 १३; १४; ७, १-५; ११; १४-१८;
 १९^३; २०; २८-३१; ३३; ३, १, २; २,
 १^३; ४, १, १६; ३, २०; ४, ७; ५, २,
 ८-१२; ४, २-५; ९, ५; ८, ३,
 ७-११; १२, १, २, ३; ४, ३; २,
 १, ९; २, २३; ३, ४; ९; १०; ४, १६;
 ३, २, ६; ३, २; ४; ४, ११; ५, ११;
 १३; ४, १, ७; ६, १, ४; ७, १, १४;
 ३, १६; ८, १, १६; २, २; २८; ३, ११;
 १७; ९, १, १७^३; ३, १०-१२; १३,
 ३, ३, १०^३; ४, २; ४, २, १७; ३, १५;
 ५, २, २०; ६, १, १; ९; ७, १, १४;
 १४, १, १, १२; २, २, ४९; ३, २,
 २२-२९; ३०^३; ४, १, ८; १०; १७;
 १९; २४; २७^३; २८^३; २९; ३३; २,
 २; १०; १४; १८^३; २२; २१; ३, १;
 ७; १९; ३२; ३४; ५, १, २१; २, १;
 ३; ६; ३, १०; ४, ३; ६^३; ६, ३, २; ४,
 १; ७, ५; ७; ९-१३; १५; १६; २१-
 ३०; ९, ११-१८; ७, १, २१^३;

२,२८;२९;३१;३,४;७;८,१,१^३
 ४,१^३;५,१^३; ६,४;५; ७,१;८,१;
 ११,१^३; १३,३;१४, १-४; १५,
 १-४; ९,१,६;२,१^३-६^३;४,१४;
 का. १,२,३,१; ४,६-९;३,१,२;
 ३;७;२,२,१,२०;३,७;१७-१९;
 तै. १,२,४,३^३;३,२,३:५,१;१०,
 ३;५,२,२; १२,५;६,६, ६;७,५,
 ३;१०,५;२,१,१,२;३;१२;५,४;
 ८;९^३; १०;६,३-५;८,३;१०, ३;
 ११,१;२,३,३;७^३; ४,३;५;७,३;
 ४;८,७;८;९,५^३; ९^३;१०; १०,२;
 ३^३;४^३;५;६;११, ६^३;३,१,२^३;३;
 २,५;५,४^३;५^३;६;६,४;८,२^३;३^३;
 ९,१;५-७;९;११, ४;४,८,७;७;
 ५,२;६. २;९,१; ४;१०, २;११,
 २;३^३;१८,१;३^३;४;८,९,६;३,१,
 ४,१-१४; ५, १-१४; ६,१-५;
 २,२,१;५;७,२;३; ८,८;३,१,२;
 ५;३,३;७,५;८,४;११,१;५,१२,
 २;८, ९,२; १८,६; २०,५; २१,
 ४^३;९,२०, २;२१,२; २२,२^३;३;
 ४;२३,१^३;२;१०,८, ४;९,३;९-
 ११;१२^३;१३; १४^३;१५; १०,१^३;
 २^३;३^३;४^३;११, १^३;२;५; ६^३;७^३;
 ११,७,२^३;३^३;४^३; ८,५;६;८^३;९,
 २-४;६;७^३;१०,२;४;१२,२,२-
 ९;४,२-७;५,१^३;२;११; वेद श.
 १,२,२,१०;८,२,४;२,३,१,१३;
 ४,७;४,१,११^३;३,२,२,१९;७,१,
 २५;३,६;८,३,६;७,३,४,१५;६,
 ९,६;५,५,२,२;६,५,४,१७;१०,
 ३,३,१-५;५,२,१५;६,१,२;३^३;
 ५,७;११,२,४,१०; ६,१२;८,४,
 १; १३,२,३,१^३;४, २,१७;५,२,
 २०;१४,१,१,२०;४,२,१७;२२;
 ६, ७, २-४; ९, २०; ११, १;
 ९,१,४;५; का. १, १,३,८;३,१,
 ७^३;२,२,१,७; तै. २,२,७,४; ३,
 ५,५^३;८, ९,७;६^३; ३,२,२,१;५,
 ७, २;८, २२, १^३;९,८, ३;११,

१०,४; १२, ५, १०; तैआ. १, ५,
 २;६, २; ८, ७; ९, २-४; १०, ७;
 ११, ५; १३, १^३; २; २२, १^३; २^३; ३^३;
 ४^३; ५^३; ६^३; ७^३; १२^३; २३, २; ९;
 २४, ४; २५, ३; २६, ४^३; ५; ७; २७,
 ३; ३१, ५; २, २, १; ११, १; १९,
 १; ३, १२, ७; १३, १; १४, १;
 ४, ४२, ५; १, २, ९; ९, ३; ८; ११, १;
 २; ५; १२, ३; ७, ३, ४; ५, ३; ८, १,
 १; ५, १; ६, १^३; ९, १; ९, ६, १; ७, १;
 ८, १; ९, १; १०, २; ६; १०, १, ४^३;
 १४, १; ६२, १; ६३, १; तां. ३, ७,
 २; ४, १, ३; ५, ४; ८, १०; ५, २, २;
 ३; ५, १५; ७, ३; ६, १, ३; ७; ९; १३;
 २, १; २; ४; ६; ७; ९; ३, ७; १०; १४^३;
 ५, २; ८, ११; ६, ६; ७; १३; ७, ४;
 २०; ७, १, १३; ५, ३; ५; ९; १३;
 १८; २१; ६, ८; ८, १५; ९, ८; १०,
 ४; ७; ९; ८, ३, २; ४; ४, ७; ५, ३; ६,
 ७; ९, ३; १६; १८; २, १, १३; १८;
 २२; २, १२; १०, १, २; ५; ८; ११;
 १२; १४; १७; २०; २, ३; ३, ५; ७;
 ८^३; ५, १७; १८; ६, ८; ७, २; ३;
 ११, ३, ७; ५, ८; १८; ६, ५; १२, १,
 ५; ७, ७; १०, १७; १३, ६; २१;
 २८; ३०; ३१; ३३; १३, १, ९; ४,
 ९; ७, ७; १३; १०, ७; १४, ५, २९;
 १०, १; १५, ३, ३; १; ५, ३; ६; ९,
 १४; १६, २, २; ४; ३, २; ९; ४, २;
 ९; ७, ६; ८, ३; ९, २; १२, ३; १५,
 २; १७, ५, २; ७; ३; ९, ३; १०, ४;
 ११, ५; ७; १३, १८; १४, ४; १८,
 १, ६; २४; ३, ३; १२, १, ५; २, ३;
 ३, ७; १०, ४; ११; ११, ५; ८;
 १२, २; ४; १३, २; ४-८; १४, १;
 ८; १५, ३; १६, २; १७, १; ३; ८;
 १८, २; २०, २, ५; ४, ६; ५, ५; १२,
 ३; १४, ६; ८^३; १६, ५; ६; ९; २१, २,
 २; ४; ८; ३, २; ८, ५; ९, २; १२, ४;
 ६; १३, ३; ५; १४, २१; १५, ६;
 २२, ५, ४; ८, २; ९, ३; ११, ३; ७;

१२, ३; १४, ७; १५, ७; ११; १८,
 ३; ५; ६; ८; जै. ६; ८; १४^३; १५^३;
 १६; १७^३; १८^३; २०; २१^३; २२;
 २३; २७^३; २९; ३२^३; ३८^३; ३९-
 ४५; ४६^३; ४७; ४९^३; ५०^३; ५१^३;
 ५२; ५४; ५६; ६१; ६३-६७; ६९;
 ७१; ७२; ७३^३; ७४; ७६; ७८^३;
 ७९-८२; ८४^३; ८५; ८८^३; ८९;
 ९०^३; ९१; ९४; ९५; ९८^३; ९९^३;
 १०१^३; १०२^३; १०३; १०४^३; १०५;
 १०६^३; १०८; ११६; ११७; १२४;
 १२५; १२९^३; १३०; १३२; १३७^३;
 १३८; १३९^३; १४१^३; १४२;
 १४५^३; १४६; १४७; १५१; १५२;
 १५३^३; १५४; १५५; १५८; १६५;
 १६६; १६८; १६९^३; १७१^३;
 १७२^३; १७५; १७७; १७९-१८१;
 १८२^३; १८३-१८५; १८६^३;
 १८७-१८९; १९१^३; १९२;
 १९४-१९६; २००-२०५; २०७^३;
 २०८-२१०; जैठ. १, १, ५, ३;
 ६, २; ४; ७, ५; २, १, १३; १४; ३,
 ८; ३, २, ५^३; ४, १; ५, १, ३; ६, १,
 ८; ७, २, ४; ८, ३, ७; ९, ३, ३^३; ५;
 १०, १, ३; १०; २, ६; ११, १, ७^३;
 १२, १, ८; २, २; ४-६; ८; १०; ३,
 ५; १३, १, ६^३; २, ३; १४, २, ११;
 ४, ३^३; ६; १६, २, १; १७, २, २; १८,
 २, ३; ५; ८; ३, १०; २, १, १, २०;
 २, ६; १०; २, २, २; ३; ८; ३, १; ४,
 १२; ३, ३, ९; ४, १, २; २, १४; ३,
 ४; ५, १, ४; ३, ६; ९^३; ३, १, १, १३^३;
 १९^३; ३, ३; ५; २, १, १; ५; ४, ३;
 ५; ७; १०; ४, १, ९; ३, १०; ५, ५;
 ५, १, १०; ८, २; ११; ९, ३; ६, ३,
 १^३; ६; ४, ९; ५, २; ३; ४^३; ७; ८; ६,
 ६; ७, ८; ९, ८; ७, ५; २, ११; ४,
 २, १, ११; ६, १, ५-९; २, ४; ३, १;
 ५; ९; ८, ३, ११; ४, ३; १०, २, १;
 २^३; ३; ४, ६; ९; ११, १, ८; १०;
 १३; ३, ९-११; ४, २; ५, २-११^३;

५, १४; १२, २, ६; आ. १; प.
 १, २; ३; ४; २, १; २; ३; १०; ३,
 ७; ४; ५; ६; २; मं. १, १, २; ५,
 १०; ११; २, १, १५; २, १२; ४, ९;
 १३; दै. १, २६; सं. २; ५; सा.
 १, १, ७; ९; ११; १२; १६; १८; २,
 १०; ४, १३; १५; २२; गो. १, १,
 ३-६; ८-११; १५; २३; २९;
 ३३-३६; ३८; ३९; २, ५; ९; १३;
 १५; २४; ३, १; १४; १५; २२;
 ४, २; ७; ८; ९; १०; ११; १२;
 १३; १५; १६; १७; ५. २-४; ६;
 ७; ९; ११-१४; २०; २१; २५; २,
 १, ७; २१; २६; २, १; ६; ८; ९;
 १०; १४; १९; ३, २; ४; ५; ६;
 १०; २१; २३; ४, २; ५; ७; १०;
 ११; १६; १९; ५, २; ६; १३; ६,
 १; ५; ६; ७; १०; ११; १२; १४;
 १५; वेदऽवेद श. १४, ६, ७, ५;
 विदुः ऐ. २, १; १३; १९; ३, १२;
 ३१; ७, १२; १३; ऐआ. २, ३, २;
 ३, १, ५; २, ५; शां. १४, ३; शांआ.
 ७, १४, ८, ९; श. १, ८, ३, २०; २,
 १, १, ७; १०, १, ४, ९; २, ६, ७, ४,
 ३, १०; ४, ४; १२, ८, ३, १९; १४,
 ६, ७, ८; १४; १७-२०; ७, २, १५;
 २१; ९, १, १८; १९; तै. १, २, १,
 २६; ४, १, २; २, २, १०, ३; ३, १०,
 ९, १३; १४; विदुः श. १, १, ७;
 २, १, ४, १; ३, ३, १३; ३, ७, २, ४;
 ४, १, ३, १७; ३, २, १२; १३; १०,
 ४, ४, ४; १२, ६, १, ४१; १४, ८, १,
 १; का. १, १, १, ५; ४, १; २, १,
 १, ६; तै. १, ५, २, ३; २, ८, ८, ६;
 ३, १, १, ८; तैआ. १, २७, ५; २,
 ११, १; ५, ११, १, ५; ६, ९, १, ८,
 ६, १; १०, १, ३; तां. १, २, ९; ६,
 ६, १७; २०, १५, १०; ११; जै.
 ९१; २०४; जैड. १, १, ७, ३; १३,
 १, १, ३, २, १, ६; ८; १; ५; १; ५

३, ७; गो. २, २, ७; वित्से तै. २, ८, ३,
 २; विदु श. ९, ५, १, ४७; विदु
 तै. २, ४, ३, ९; ३, ७, १३, ३; वेत्थ
 ऐ. ७, ८; २७; २८; शां. ७, ४; श.
 १, ४, ५, १०; १०, ३, ३, २-५; ४,
 १; २; ३; ४; ५; ६, १, ५-९; ११,
 ३, १, २; ४; ५, २, ९-१२; १२, ४,
 ४, १; तै. ३, ७, २, ५; ११, ५; १०,
 ९, ३; वेत्थ श. १०, ३, २, १-५;
 ६, १, ४-९; ११, ५, ३, ९-१२;
 १२, २, १, ९; ६, १, ३९; १४,
 ६, ७, २; ३; ५; ९, २०; ९, १, २;
 ३; तै. ३, १०, ३, १; तैआ. १, ८,
 ५; २, ६, २; जै. १७०; १८२;
 जैड. ३, ६, ३, ५; ६; ४, १, १, १;
 १०, २, १; ५. १, ६; मं. २, ३, १९;
 गो. १, २, ११; ५, २; वेत्था ३ तै.
 ३, १०, ९, ३; जैड. १, १४, १,
 २; ३; ४; ६; ७; ८; २, १; २-७; १८,
 ४, ४-१०; वित्थ श. १३, ४, २,
 १७; जैड. १, १५, ४, २; विदे
 शांआ. ३, २; विदुमहे तैआ.
 १०, १, ५; ६; ७; ४६, १;
 विदुः तै. २, ८, ३, २; गो.
 १, ३, २०; २१; जैड. ४, १०,
 १, ३; विदुमसि ऐ. ७, १८;
 विदाब्जकार ऐ. ७, १; श. १, ९, १,
 २४; २५; २, २, ४, ६; ४, १, ५, ५;
 ११, ४, ३, २०; ६, १, १; ७; १२, ६,
 १, ३८; १३, ३, ५, ४; १४, १, १,
 १८; ८, १५, ११; का. १, २, ४, ५;
 तै. ३, ९, १५, ३; १०, ९, १०; ११;
 १२, ५, ३; तैआ. २, १८, १; जै.
 १२५; जै. १५१; जैड. ३, २, १,
 ३; ४, १०, ४, १; २; ३; गो. १, ३,
 १८; विदाब्जकुः श. १, २, ३, २;
 ४, १, ३४; ६, ४, १; २, २, ४, १२;
 ३, ४, २; ४, ४, ४; विदाब्जकुः का.
 १, २, ४, ९; ३, ४, २; ४, १, १;
 २, २, १, १६; विदाब्जकथं प.

१, ६; वेदिता श. ११, २, ७, १२;
 १४, ६, ९, ११-१८; वेदिष्यति
 तै. १, ६, ७, ४; वेदिष्यामि श.
 १२, ९, ३, ४; वेदिष्यावः श. १४,
 ६, २, १४; विदु मं. १, ३, १२;
 विदुम श. ४, १, ३, २; ६, ५, ३;
 विदुम श. ३, २, ४; ५; ६, ७, ४,
 ४; तै. २, ८, २, ६; ३, १, १, ७;
 तैआ. ४, ११, ७; १०, १, ५; तां.
 २१, ३, ७; जै. ८७; १०३; १३८;
 ५. ३, ७; गो. १, १, ३८;
 वेत्तु श. १, ५, २, १; वेत्तु श. १,
 ५, २, १; ४, १, ३, २; विद्वि श. १,
 ४, ५, ४; ४, १, ३, ३; तै. ३, १०, ९,
 १५; ११, ४; तैआ. १, ११, ६;
 जैड. ४, १०, १, ५-९; वित्तात् श.
 ३, ७, १, ९; ४, ३, ३, १९; तै. ३, १,
 १, ८; वित्तात् तै. २, ७, १२, ४;
 वेदानि श. १, २, २, १४; २, ३, १,
 १६; ११, ४, १, ३; का. १, ३, १, ९;
 २, २, १, ११; वेदाव श. १, १, ४,
 १५; १६; वेदाम तै. १, ६, ७, ५;
 जैड. २, ३, २, ६; अवेत् ऐ. २,
 २५; ३, २०; श. १, ९, १, ५;
 २६; ११, १, ६, ९; १४, ४, २, १०;
 २०; २१; तां. ७, २, २; जै. १५;
 १८६; १९४; गो. २, १, १७;
 अविदुः श. ३, ४, २, २; ३,
 ८; ७, ३, ५; १०, १, ३, ८; १४, ४, १,
 ३-८; जै. ९४; जैड. ३, २, ३,
 ७; गो. १, ३, १५; २, २, ७; वे;
 श. १, ४, ५, ४; अवेदम् ऐआ. २,
 ५, १; विद्यात् ऐ. ५, २२; ६, २१;
 ७, २८; ऐआ. १, ५, २; २, १, २;
 ४; ६; २, २; ३, १, ४; ६; २, ३; ४;
 ६; ५, ३, ३; शां. १३, ३; शांआ.
 ५, ८; ७, ९; १५; २३; ८, ३; ७;
 ९, ८; ११; श. १, ५, ३, २; ३; ५,
 ३, १८; ३, ३, ४, ११; ४, ५, ८, ११;
 ६, १, २, ३६; २, १, ३९; ८, १, ३;

७, ५, २, ५२; ९, ५, २, १४; १०, १, ४, १३; २, ६, १९; ४, ५, २; ११, २, ६, १; ३; ४; ७; १२, ३, ४, ११; ८, १, ३; ७; ११; २, १०; ४, २; ३; ४; ५, २, ९-१२; १३; ५, १, १६; १४, १, ३, ३३; ४, ३, ६; का. १, १, ३, ८; ५, २, १७; विद्यात् श. ४, ६, ४, ६; ९, १८; ६, १, २, २४; ८, ४, ४, १२; ७, २, १८; ९, ४, २, २७; ११, ४, १, ४-८; १२, ६, १, ३८; १४, ६, ७, ४; ९, ११-१८; तै. २, ३, ९, १; तैआ. १, २, ४; ४, २; ३, १३, २; ६, ५, २; तां. १६, ११, १; जै. १३; ३७; १३८; जैड. १, ३, ३, ७; १४, ४, ५; २, ४, ३, २; ८; ९; ३, ६, २, ५; ९, ७; आ. १; प. २, ९; दै. २, ५; सं. १; सा. ३, ४, ६; १०; गो. १, २, ११; १६; ३, २; ७; ८; २, २, १५; ६, ३; विद्वत् श. ३, ५, १, ३२; विद्युः श. '९, १, १, १०; १३, ४, २, १७; १४, ४, २, २२; जैड १, ९, ३, २; १७घात् जैड. १, १५, ४, २; विद्याम जै. १९९; अवेदिष्ट ऐ. ६, १४; अवेदीत् जैड. ४, १०, २, ५; अवेदिषुः श. १, २, ३, ३; का. २, २, १, १७; जै. ९४; विद्या-मक्रन् तै. १, ३, १०, ३; अवेदीः श. १४, ७, २, १५; अवेदियम् श. ४, १, ५, ७; ११, ५, ३, १२. वेदयते श. १४, ६, २, ९; तैआ. १०, ६३, १; वेदयिते तैआ. १, ७, ३; वेदयन्ते शां. ८, ३; १३, ९; सं. ३; जै. २०३; गो. २, ३, ८; वेदयसे श. १४, ६, ११, ६; वेद-याञ्चक्र ऐआ. ३, १, १; शांआ. ७, २; ८, १. विविदिषन्ति शांआ. १३, १; श. १४, ७, २, २५; विविदिषामि श. ११, ५, ३, १.

विदित- विदित्वा, विद्वन्-
विद्या- विद्वत्- वेदितव्य- वेदि-
तुम् अत्र.

√२विद्(→द्), मिन्डने ऐ '५, ३०; ७, १३; शांआ. ६, १२; श. ३, ३, ३, १५; १६; '९, २, १, १०; २, ५, १, ६८; ११, १, ६, २३; ४, ३, २०; १२, ७, २, २; १४, ७, २, २९; तै. २, १, ५, ८; ९; ३, ९, २; ३, ३, ९, ११; ११, १; ११, ९, २; १२, ५, ३; तैआ. ८, ७, १; विन्दते श. ७, ३, १, १९; ९, ५, १, ६८; १४, ४, २, १८; तै. १, १, ४, ६; २, ८, ८, ३; ६; ३, १, ४, १२; ५, ३; ११; तैआ. १०, ३९, १; तां. २, १०, ३; ८, ५, १०; ८, २३; १०, ३, ७; ७, २; ११, २, ५; १२, ११, २३; १५, ३; ७; १४, ८; १८, ५, ८; ९; १०; जै. १७; ४४; ६१; १०१; १७१; २०१; जैड. ४, १०, २, ४; सं. २, ४, १; सा. ३, २, ६; विदेर् ऐआ. ४, १, १; श. १०, २, ६, १५; तै. २, ७, १३, २; विदे श. ११, ३, १, ६; विन्दति ऐ. ७, १५; ८, १९; श. ३, ५, ३, २५; ६, १, २५; ४, ६, ८, १२; '९, ३, ३, ५; ६, ३, ३, ६; का. १, ४, १, १७; तै. २, ५, ५, ६; ३, ९, १५, १; १२, २, २-७; ९; विन्दति श. ५, २, ३, २; ७, ३, २, १५; १३, ३, ८, ६; १४, ४, २, २९; ३१; तै. ३, ९, १७, १; तां. १९, ८, १; ३; ५; ९, १; ३; जै. ४७; विन्दन्ते गो. १, ४, ६; विन्दन्ति श. ४, ५, २, १; १०, १; ६, ९, १२; विन्दन्ति श. २, १, १, ५; ३, ४, २, ३; ५, १, १४; '९, ४, ५, ४; ६, ३, ३, २; का. १, ४, १, २६; ३, १२; तै. ३, ९, १३, २; तां. ९, ५, ४; १३, ९, ११; ११, २०; १९, ८, २; विदन्ति गो. १, २, १९; विवित्से

तै. २, ५, ४, ३; तैआ. ३, ११, ५; विवित्से तैआ. २, ६, २; विन्दामि जै. १४०; जैड. १, ७, १, ७; १८, १, ७; विन्दामः श. १३, २, २, १५; गो. १, २, ११; विवेद श. १, २, ५, २४; २, ४, ४, ५; ७, ३, २, १४; ११, ४, १, १; ३, २०; ६, १, ७; का. १, २, ४, ३; ४; ४, १, १७; २, २, ३, २१; जै. १००; १३५; १४०; विविदुः ऐ. ७, १६; तै. ३, ३, ९, १०; ७, ४, १२; वेत्स्यन्ते तै. १, १, ४, ६; वेदि-प्यन्ति श. ३, ७, ३, ४; वेत्स्यसि तै. ३, १२, २, २-८; ४, २, ३; विन्द्यात् श. ६, ३, १, २०; ७, ३, २, १५; वन्दान्ते जै. १८५; विद्याः ऐ. २, २; ऐआ. ४, १, १; तै. ३, ६, १, २; विद्साम श. '५, ४, ३, १४; विन्दतु तै. ३, ७, ६, १३; विन्दस्व सं. १, ४, ९; विन्द तै. ३, ७, ५, ३; ९, ७; तां. १५, ३, ७; विन्द-ध्वम् जै. २०४; विन्दत तै. ३, ७, ४, १; वेदानि तै. २, ५, ६, ५; विन्दामहे तां. १२, ११, २५; जै. १७१; २०४; अविन्दत तै. २, २, ४, ४; ९, ५; ३, १, ४, १२; ५, ३; ११; तां. ८, ५, ९; ८, २२; १२, ११, २५; जै. ४४; ६१; १७६; १८६; २०४; २१०; अविन्दत् ऐ. ८, १४; श. ६, ३, १, १६; तै. १, २, १, ३; २, ४, ३, ७; अविन्दत् श. १, ५, ४, १०; ३, २, १, १०; ४, २, १; ३, १; १२; तै. ३, ११, ८, ७; १२, २, २-७; तैआ. १, ११, ५; ६; ४, ११, ८; तां. ९, २, १९; १३, ९, ११; ११, २०; १४, ७; १५, ३, ७; जै. १७३; २०८; गो. २, २, १; अविन्दन्त तै. ३, ११, ९, २; जै. १०२; जैड. १, ४, २, ३; ३; अविन्दन् ऐ. २, १; ३, १५; ३; श. १, ५, ४, ७; ८; ९; ११;

† सा. √१वेत्तेराह । † 'अविन्दन्' इति सा. तथैव च प्रकृतसङ्गतम्

तां. ९, ५, ४; १०, ७, २; १७, १, १;
 २१, १३, २; २३, १६, २; जै. १३९;
 जैड. १, २, १, १०; अवे: ऐ. २,
 २०; वे: श. १, ४, ५, ४;
 तां. २१, १०, ११; अविन्दतम्
 तै. २, ८, ७, १०; विन्देत् ऐ.
 ८, १५; तै. २, ३, ९, १; ३, १२,
 ५, ९; तां. ६, १०, १९; विन्देत्
 ऐ. १, १४; ६, २६; श. २, १, ४, १७;
 ३, २, ८; ५, १, २०; १३, ३, ५, १;
 १४, ४, २, ३०; ९, ४, १२; तै. ३,
 ७, ३, २; ९, १५, १; विन्देत् श. १,
 ३, ३, २०; २, ५, २, १५; ६, २,
 १७; ३, ९; ३, १, १, १०; ३, १२; २,
 २, १५; ३, १, १५; २, ४; ४,
 २३; ५, २, १८; ६, १, २९; ९, २,
 ९; ४, ५, १०; ५, १, ९; ५, १, ३,
 ३; १०; २, ५, १७; ३, १, ८; ५, १,
 ११; ४, १; ६, २, १, ३२; ७, ३, २,
 १६; ९, २, ३, ४०; ११, ३, ३, ७; ८,
 ३, ६; १२, ४, १, ६; ४, २, १-४; ९;
 ३, १; १३, ३, ८, २; ३; ४; का. १, ४,
 ३, १२; ५, १, १३; ६, २, ८; ३, ७;
 तै. १, ८, ६, २; ३, ७, ३, १; ३; ४;
 ९, १७, १; १२, ५, ११; जै. १३५;
 विन्देत् श. १३, १, ६, ३; ३, ८,
 ६; तै. ३, ८, ९, ४; विन्देयु: श.
 ३, ३, ४, १४; ५, ३, ९; ४, ५,
 १०, ३-६; तां. ९, ५, ३; विन्देय
 तै. ३, १, ४, १२; ५, ३; ११; जै.
 ६१; १७१; १८०; १८१; १८६;
 २०१; विदेय श. ३, ३, १, १२;
 तै. २, ५, ८, ४; ३, १, १, ९; २, २;
 ७, ६, १४; तैआ. ४, ७, ५; विन्दे-
 यम् ऐ. ८, १५; तै. २, ५, ३,
 २; विदेयम् श. ४, ३, ४, १९;
 विन्देवहि जै. ४४; विद्याम् तै.
 २, ८, ४, ८; अविदत् ऐ. ३, २२;
 श. १, २, ५, २५; १२, ७, १, १०;
 का. २, २, ३, २२; तै. २, ५, २, १;

६, ३; ३, ७, ८, ३; अविदत् तै. २,
 ७, १३, ४; जै. १००; २०८;
 विदत् तै. १, ५, ८, १; ३, ७, ५,
 १३; विदत् तै. २, ५, ८, १०;
 अविदत् श. १, ९, १, २०; अवि-
 दत् तै. २, ४, ६, ७; विदत् श. ३,
 ३, ४, १४; अविद: ऐ. २, २०;
 श. १, ६, १, ७; अविद: श. १,
 ६, १, ८; अविदे जैड. ३, ६, १, ७;
 अविदम् ऐ. ३, ३६; शां. १, ५; श.
 १, ६, १, ७; ३, ६, ४, ६; ९, ३, ३, १;
 सं. २, ६, १८; गो. १, १, १;
 ४; अविदाव तां. ७, ८, २;
 अविदाम शां. १२, १; श. १, ९,
 १, ४; ४, ६, ९, १२.
 वित्त, वृत्त- -त्त: ऐ. २, १९; -त्तम् ऐ.
 ३, ९; २५; २८; ८, ११; शां.
 १, ३; श. १, ९, १, २०; ६, ६,
 २, ४; ७, ४, ७; १२, ८, २, १;
 १४, ४, ४, २, ३०; ३१; ४, ३,
 २३; ५, ४, ५; ७, ३, ६; तै. १,
 ४, ७, ७; तां. १३, १, ७; जै. १७९;
 १८५; ष. १, ४; गो. १, २, १०;
 -त्तस्य श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६;
 तैआ. २, १४, १; ८, ८, १; -त्ता
 ऐ. ३, २५; श. ६, ५, ३, १; -त्तात्
 श. १३, ५, ४, २४; ६, २, १८; ७,
 १, १३; १४, ४, २, १९; तै. १, ४,
 ६, ३; -त्तानाम् जै. ६; -त्ते ऐ.
 ३, ४८; -त्तेन श. ११, ५, ६, ३;
 १४, ४, ३, २३; ५, ४, २; ७, ३, ३;
 जै. ४५.
 वित्त-ध्र(√धा)- -सू तै. ३, ४, ९, १
 वित्त-वत् -वन्तम् ऐ. ८, ११;
 -वान् सं. ४.
 वित्ताय(न→)नी(त्त√इ)- -नी
 श. ३, ५, १, २८.
 वित्तै(त्तSए)-पणा- -णा, -गाया:
 श. १४, ६, ४, १; ७, २, २६.
 वित्ति- -त्तये श. १४, ९, ४, १९;

-त्ति: श. ७, ३, १, १९; सं. ३:
 -त्तिम् ऐ. २, २५; श. ४, १, ३,
 ५; ७, ३, १, १९; १४, १, १, १२;
 -त्याम् ऐ. ३, २८.
 वित्तां ऐ. ३, ९; ऐआ. १, ३, ५;
 श. १, ९, २, २८; ३, ३, २, ८; ४,
 ४, १३; ६, २, १, ३७; ७, ३, २,
 १५; ५, १, २१; तै. १, ३, १, ६;
 २, २, ९, ५; ११, ५; ३, ३, ९, १३;
 ष. ४, ३; तां. १४, ३, १९; जै.
 ५५; जैड. १, १८, १, ८; ९.
 विदद्-वसु- -सु तां. ८, ३, ६; -सु:
 ऐ. २, २७; तां. ८, ३, ३; ११, ४, ५;
 १५, १०, ४; जै. ४६; ४७; -सुम्
 ऐआ. ५, २, ४; तां. ८, ३, ३; ६;
 ११, ४, ५; १५, १०, ४; गो. २,
 ४, ३; -ंसो तां. १४, ६, ४; जै.
 १९९.
 विद्वान्, विन्दमाना, विविदान,
 वेत्तवै, वेत्तोः, वेत्स्यमान- अद्र.
 √विद्व्, विद्यते श. ११, ७, १, २;
 १४, ७, १, २३-३०; ३, १६-२३;
 विद्यते तैआ. १, ५, १; ३, १२, ७;
 १३, १; तां. ६, ४, १५; गो. १, १,
 २७; विद्येत ऐ. २, १४; ७, ५;
 विद्येरन् ऐ. ७, २.
 विद्यथ(√विद्व्)- -थम् तै. ३, ६, १२,
 १; -थस्य तै. ३, ११, ६, ३; -थे
 ऐ. २, २; ४, ३; शां. ८, ५; २५, ७;
 तै. २, ४, ३, १०; ८, १, ६; ५, १, ६;
 ९; ७, ६; ३, ६, १, ३; ७, ९, ६;
 तैआ. १०, ३, ९, १; -थेषु शां. १९,
 ९; तै. १, २, १, १३; २, ८, ५, ९;
 ३, ६, ३, ४; ८, ३, ४.
 विद्यथ्य- -थ्य: गो. २, ६, १२;
 थम् तै. २, ८, ३, १; -थ्याय ऐ.
 १, २८.
 विद्वथ्(√धा)- -धत् शां. १९, ३;
 श. ९, ५, १, २५; तै. २, ७, १२,
 २; ८, ९, ३; तैआ. ३, १३, १;

‡ √वित्तेरपिकेचिदाहुः । † लाभार्थ इति रुद्रः । सा. तु ज्ञाने । § √विन्दते: कर्मणीत्यर्थाः ।

२,२१;२२: जैड. १, १४, ४,३;
-घायै ऐ. ५, ३२; ८,११; शां.
६, १०-१२; शांआ. ४, ६; श.
२,६,४,५; ५,५,५,९; ११,५,४,
१८; ८, ४; जै. १५१; जैड. ३,
४,१,९; ५,६; -घे श. ४, ६,७,
१४-१७.

विद्या-कर्मन्-र्मणी श. १४, ७, २, ३.

विद्या-चित्-चित्तः श. १०, ५, ३,
१२.

विद्या-वत्-वान् गो. १, २, १४.

वि/द्युत्, विद्योतते शांआ. ४, १२;

श. २, २, ३, ८; ६, ७, २, २; ११, ५,
६, ९; का. १, २, ३, ६; विद्योतते
श. १०, ६, ४, १; जैड. १, १२,
२, १; ष. २, ४; व्यद्युतत् जैड.
४, १०, ४, ४; व्यद्यौत् श. ६, ७,
२, २१.

वि-द्युत्-द्युत् ऐआ. ३, १, २; शांआ.
४, १२; ७, ४; ६; श. ६, १, ३,
१४; ७, ५, २, ४, ९; ८, ६, १, २०;
१०, ६, २, ११; ११, ४, ४, १; १२,
८, ३, ११; १४, ५, ५, ९; ६, ७, १५;
८, ७, १; ९, १, १३; तै. ३, १०, ९,
१; २; तैआ. १, ८, २; १२, ५; २४,
१; २, १४, १; ३, ९, २; ४, १४, १;
जै. २५; जैड. १, ८, २, ६; ९, ३,
४; ३, ६, ४, ८; ४, १२, १, ९; १०;
गो. १, १, ३३; -द्युतः ऐ. ८,
२८; शांआ. ६, १८; ८, ७; ११, ३;
श. १२, ८, ३, ११; १४, ५, ५, ९;
६, ७, १५; तै. २, ८, ५, ६; ३, १२,
७, ३; तैआ. ६, ६, २; १०, १, २;
तां. १३, २, १; जैड. १, ८, २, ६;
७; ४, १०, ४, ४; -द्युतम् ऐ. २,
४१; ऐआ. ३, २, ४; शांआ. ४,
१२; श. १, ५, २, १८; १९; ११,
५, १, ४; १४, ६, ७, १५; जैड. १,
३, ३, १; -द्युता श. ११, ४, ४, ६;
तै. ३, ७, ६, २१; प. १, २; -द्युति

शांआ. ६, २; ५; श. ७, ५, २,
४९; १४, ५, १, ४; ५, ९; ६, ७, १५;
तैआ. ९, १०, २; जैड. १, ८, २,
८; ३, २; ६; १३, २, ७; -द्योत् श.
१२, ८, ३, ११.

विद्यु(-त्सम-)न्महस्-हसः
तैआ. १, ९, ५॥

विद्यु(-त्सले-)ल्लेखा-खाडइव
तैआ. १०, ११, २.

विद्यु(-त्सव-)द्वय-म् तैआ. १,
९, २.

वि-द्युत् ऐ. ८, २८.

वि-द्योतमान, ना-नः तै. ३, ३, १०,
३; -नायै जैड. १, ८, २, ६;
-ने श. ११, ५, ६, ९; तैआ. २,
१४, १; गो. १, ३, १९.

वि/द्, वि/द्भवतः श. ४, ६, ७, ९;
व्यद्भवताम् जैड. १, १७, २, ८;
व्यद्भवन्, व्यद्भवन् श. ३, ४, २, १.

वि-द्भवन-णे तै. ३, ७, ९, ७.

वि-द्भुत-तान् श. ३, ४, २, १.

विद्वस्(√१विद्), -द्वयः ऐ. २, ३; ३,
२; ऐआ. १, ३, ४; शां. १४, ३;
शांआ. १, ८; ७, १५; श. १, १,
४, १७; ३, ५, १२; ४, १, २३; २४;
२६; २८; ३५; ४०; ६, १, २१; ७, २,
८; ३, १८; २, ३, २, ६; ८; ३, ९, २,
१४; ४, ५, ३, २; ३; ४, २; ५; १२;
५, ३, ५, ४; ८, ५, १, १७; १०, ४,
४, ५; ६, २, १०; १२, ४, १, ११;
९, ३, १०-१२; का. २, १, ३, १९;
तै. १, ३, १, २; ४, १, २; ६, ६, ५, २,
१, २, ३; ८; ६, ५; ८, ३; १०, ३;
११, १; २, ८, ६; ३, २, ९, ७; तैआ.
५, १०, २; ८, ७, १; १०, ६, ४, १;
जैड. ३, ४, १, ९; प. २, ७; गो.
२, २, १०; -द्वया ऐ. ५, १४; शां.
२७, १; तै. २, ४, ३, ९; ३, १०, ९,
६; तैआ. १, ६, ३; गो. १, १, ३७;
-द्वयाम् ऐआ. ३, १, ६; श. ४, ६.

४, ३; १२, १, ३, २२; २, २, २: गो.
१, ४, २०; -द्वये ऐ. ३, २८; ८,
२३; श. १४, ८, १३, २; तै. ३,
७, १०, ६; तां. २१, १, ४; ६; ८;
-द्व्यांसः ऐ. ४, १३; २५; ५, २;
४: १०; १५; १६; २४; ऐआ.
३, २, ६; शां. २४, ३; शांआ. ४,
५; ८, ११; श. ३, १, १, ५; ७, ३,
१०; ९, ३, १४; ५, १, १, १०; ७,
२, ४; ८, ६, ३, १८; १०, ६, १, १०;
११, ५, ५, १२; १२, १, १, १०; ११;
२, ३, १२; १४, ७, २, २६; ९, २, ८;
९; १०; १२; १५; तै. ३, ११, ८, ८;
तैआ. १०, ६, २, १; तां. १, ६, १०;
१४, १, १३; जै. १६०; १६२; १६८;
जैड. १, १२, ४, ५; १४, ४, २; २, २,
३, १२; गो. १, १, १३; ३८; ३, १;
४, १३; २३; ५, ११; २, ६, १०;
-द्व्यांसम् शांआ. १, ८; ४, ८; श. १,
४, ३, २२; ११, ३, ३, ७; १४, ८, ६,
२; तै. २, २, १, ३; तैआ. २, १५, १;
तां. १०, २, ७; जै. ४; ४५; जैड. १,
१, ७, ६; ५, १, ३; १६, २, ६; ८;
१०; १२; ३, २; ४; ६; १८, २, ९; ३,
१०; ५, ८; २, २, १, १३; ष. २, ३;
-द्वान् ऐ. १, ५; ६; ७, ८; ९; २२;
२८; २९; ३०; २, १; २; १०; १७;
१९; २४; ३१; ४०; ४१; ३, १३;
१८; २२; २४; ४, २; ११; १४;
२५; ३०; ५, १८; २२; २५; २७;
२८; २९; ३०; ३१; ६, ४; ६;
२०; २१; २३; ७, ९; १७; ८, २५;
२७; ऐआ. १, १, ३; ४; २, १; २;
५, २; ३; २, १, ५; ८; २, ४; ३, ८;
५, १; ३, २, ४; ५, २, २; शां. २, ८;
५, ३; ६ १०; १२; ७, ४; १०, ३;
१३, ३; १६, १०; २५, ७; ८; २९,
४; शांआ. ३, ४; ४, १४; ६, २०;
८, ११; १०, १; श. १, १, ५, २;
५, २६; ४, २, २; ३, १५; ३०;

३७; ४, ९, ८, १, ११; २, १, २, ६;
 ७; ८; १७; ३, २; ८, ४, ९; २, ३, १;
 ४, ७; १४; १८; ३, १, ६; ३१; २,
 ९-१३; १५; १८; ३, १८; २०; ४,
 ३; ३३; ४, २, ६; ४, २-६; १५; १६;
 ५, १, २, २; ४, ११; ६, ३, १६; ३, ४,
 २, ३; ८; ४, २७; ६, २, २४; ३, ११;
 ४, २, ४, ९; १०; ३, ४, १२; ३, ३; ४,
 ४, १२; ६, ७, २१; ९, ६; ५, २, २,
 ७; ६, ४, २, ६; ७; १, ३, ७; ८, १, ४;
 ७, २, ४, ३, ०; ३, १, ४, २; ९, २, ३,
 १२; २५; ५, २, ३; १०, १, ३, १०;
 ३, ३, १-५; ५, १४; ४, १, १०; २,
 ३, १; ३, २४; ६, ५, ३; ११, १, २,
 १३; ३, ७; ५, ८; ७, ४; ८, ६; २, २,
 ४; ३, ९, ५, ५; ७, १२; ३, १, ७; ६;
 ४, ३, २०; ५, ३, ४; ४, १८; ६, ३-८;
 ७, २-४; ६-९; ६, १, १३; २, ९; १०;
 १२, २, १, ९; ४, ८; ३, २, ६; ४,
 ४, १; ८, १, १६; २, २; ३, १; ७; ९,
 १, १७; १३, ६, १, १; ७, १, १४;
 १४, १, २, १८; ४, ३, ६; ६, ९, २०;
 १०, ४; ७; १०; १३; १६; १९; ७,
 २, १९; ८, ३, १; ९, ४, ३; ४; २४;
 का. १, १, २, ३-५; ८; १०; ११;
 ३, १; २, ३, १, ४, १०; १३; ३, ३,
 ६; ४, १; २; ३; ४; ८-१०; ४, १,
 २; २३; ३, १७; ५, ३, १०; २, १, १,
 ४; तै. १, ५, १; ७, १; ८, ५; २,
 १, ९; २२; ३, २, ३; ४, ९, ५;
 १०, ३; ७; ९; ५, ३, ४; ६, ५-७;
 १२, ५; ८, १०, ३; २, १, २, ४, ७;
 ८, ८; २, ४, ७; ५, १; ६; ८, १; ८; ९,
 ३; १०, ८; ३, ३, १; २; ४, १; २ ३;
 ४-६; ५, ४; ५; ९; ४, १, १; ८, ७;
 ७, १३, ३; १७, २; ८, २, ३; ३, २,
 ३, ११; ३, ५, १; ५, ७, ५; ६, ३, ४;
 ११, ४; १२, १; ७, ४, १२; ५, १२;
 १०, ६; ८, ८, २; १२, ९, ४; तैआ.
 १, ८, ८; २७, ४; २, २, १; ६, १; १२,
 १; १४, १; १५, १ ३, १२, ७; १३,

१; ५, ११, २; ६, १, १; ८, ४, १;
 ६, १; ९, १; १०, १, ३; ११; ६३,
 १; ६४, १; तां. ६, ९, २१; ७, ७, ८;
 १०, १५; ८, ८, १५; १०, ५, १५;
 १२, ४, ९; २६; १५, ४, ८; ११, ९;
 १८, ३, ४; १९, ११, ११; १९, २;
 २०, १३, ५; १५, ९-११; २१, १,
 ४; ६; ८; २, ६; २३, १६, १२; जै.
 ४-७; १६; १७; ४०; ४८; १००;
 ११३; ११५; १२६; १७४; १८३;
 जैड. १, १, २, २; २, ३, ७; ४, ४,
 ११; ७, २, ४; ८, ३, ७; ९, ३, १; ५;
 १०, १, ११; २, ६; १२, ५, १-६;
 १४, ४, ६; १५, ४, ४; १६, ३,
 १०; १८, ४, ३; ११; २, २, ४,
 १-१०; ३, २, ९; ४, ३, ७; ९;
 ३, ४, २, ५; ३, ३; ६, २, २, ५,
 ८; ९, ८; ४, २, १, ११; ६, ३, २; ९;
 ७, १, ४-७; २, १-७; ११-१३;
 १६; १७; ८, ५, ५; आ. १; प. १,
 ६; ७; २, २; ३; ७; ३, १; ४, १-
 ३; सं. १, ५, १३; सं. २; गो. १, १,
 ५; ६; ८; १०; ११; १५; ३१; ३४-
 ३६; ३८; ३९; २, ११; १८; ३,
 १३; १४; १५; २२; ५, ११; २४;
 २५; २, १, ७; २६; २, १; ५; ७-९;
 १०; ११; १४; १७; १९; ३,
 १२; २२; ४, २; ९; १६; ५, ६;
 १२.

विट्पी- पी तै. ३, १२, ९, ५.
 वि/द्विप्-विद्विषावहै तैआ. ८, १, १.
 वि-द्विषाण- णा: गो. २, ५, ९;
 -णानाम् जै. १३०.
 √विध्, विधे: ऐ. ५, २५; तैआ. ३,
 १, १; ५, १; विधेम ऐ. ५, २५; श.
 ७, ४, २, १५; ९, २, ३, २९; तै.
 २, ५, ३, ३; ३, ७, ५, ९; विधेम
 श. ३, १, ४, १५; ६, ३, ११; ४, २,
 ४, १२; ४, ५, २०; ७, ३, १, २०;
 ४, १, १९; ९, २, ३, ३; १४, ८, ३,
 १; तै. १, २, १, ३; २, ८, २, ३; ३,

१, १, ३; ६, १०, ४; १२, ३, १; २;
 तैआ. १, ८, ८; ३, १, ५; १, १५,
 १; १०, १, ८; तां. ९, ९, १२.
 विधत्- धत्: तै. ३, ११, २, १.
 वि-धक्ष्यत्(√दह्)- क्ष्यत् तैआ. ६,
 १, ४.
 वि-धरण(√धृ)- ण: श. १४, ७,
 २, २४.
 विधरणी- णी श. १४, ९, ३,
 ३; सं. १, ५, ६.
 वि-धर्मन्- र्मं तां. १५, १, २; ५,
 ३१; तैआ. १०, १, १५; तां. १५,
 १, १.
 वि-धवा- वा: -वायाःइव प. ३, ७.
 वि/धा, विधत्ते श. २, ५, १, ७; ६, ३,
 १, १६; १०, २, ६, ९; ११, ५, २, ८;
 का. १, ४, ३, ५; विधत्ते श.
 १०, २, ३, १८; ६, ७; ९; तै.
 ३, ६, १०, ५; विदधाति श. २,
 ६, ३, ८; १०, २, ३, ४; १३, ८, १,
 ५; का. १, ६, ३, ६; तां. ३, १, ३;
 ३, २; ४, ३; ८, ३; १२, २; १३, ३;
 जै. ६२; प. ३, ३-५; विदधति
 श. १०, २, ३, १७; विदधे श. ३,
 ५, ३, १२; ११, ५, २, १; ८; वि^{००}
 दधे श. ६, ३, १, १६; १४, १, २,
 ८; तैआ. ४, २, १; विदधौ जै.
 १२५; १५३; विधास्यामि जै.
 १५३; विदधत् श. २, ६, ३, ८;
 का. १, ६, ३, ६; विदधातु श.
 १, ९, ३, ६; ४, ३, १४; ४, ८;
 तैआ. २, ४, १; विधेहि श. १, २,
 ५, २५; का. १, ३, ३, १; २, २, ३,
 २२ जै. १०८; १५३; २००;
 वि^{००}धे ह श. २, ४, २, १;
 व्यधत् श. १०, १, २, १; २, १,
 १; ४, १; व्यदधात् श. २, ४, २,
 ५; का. १, ३, ३, ५; जै. १३३; १४६;
 २००; व्यदधुः तैआ. ३, १२,
 ५; विदधीत श. १०, २, ३,
 १८.

विधीयते श. १,३,२,१;३,५,३, १;६; ४, १, २, २५; विधास्यते तैआ. १,२,१. विद्धत्-विद्धान- गद्र.	विधूनुते श. १०,६,४,१. वि-धूत- -म्इव तां. ६,७,१९. विधूत-पाप्मन्- -पमा शांआ. १४,२.	७,६,७; वि...अधमत् तै. २,८, २,७. वि-धमत्- -मन् तां. १२,१३, २६; जै. ७७.
वि-धा- -धया तैआ. ९, १०, १; -धा ऐआ. २,३,३;४; श. १०, २,६,१; २;३; १०; ११; १२; १४;१३,५,४,२०; -धा: श. ८, २,२,८; १०,२,३,६; ११; ४,३; ६,१;२; ११; १२;१४; १६;५,४, १२; -धानाम् श. १०, २,४,८; -धाभि: श. ८, २,२,८; -धाम् श. ४,१,२,२५; ६,७,४,९; ९, १,१,१९; -धाया: श. २, ६,१, १३;२५; का. १, ६,१,१०; १६. विधै(-धाऽए)-कशतविध- -ध: श. १०,२, ६,१०.	वि-धूम- -मानाम्, -मेन सा. ३,४, १०. वि-धूय- -य: तां. ६,७,१९. वि/घृ.विधारयत: श. ८, ६, १, ५; विदाधार तै. ३,७,२,५; विधारय तैआ. ६,९,२. विधरण-गद्र. वि-धर्तु- -र्त: तै. ३,७,७,१; -र्तां श. ८,६,१,५; तै. २, ८, ९, ७; जैड. १. ११,२, ७; १०: -र्तारम् तैआ. १०,१०,२. वि-धार- -रे ऐ. ८,११७. वि-धारयत्- -यन् श. १४,१,३,२३. वि-धत्,ता- -त: तै. ३, ९, १९,२; -तम् श. १३, ३, ७, ४; तै. ३, ९, १९,२: -ता: श. १४,६,८,९; तै. १, ८,४,२; -ते श. १४, ६, ८,९: तैआ. १,८,२.	वि-ध्यात्(√ध्वै)- -त: गो. २, ६, ६. वि/ध्वंस,विध्वंसते जैड. १, १, ७, ६; १८,५, ८; २, २,१, १३; व्यध्वंसन्त जैड. १, १८, ५, ७; २, २,१,१२; विध्वंसते श. १४, ४,१,८; जैड. १, १८,५,७;२,२, १,१२. वि-ध्वंसमान- -ना: श. १४,४,१,८. वि-नत्(√नम्)- -म्इव ऐआ. २, १,२. वि/नद्,विननाद् तैआ. १, ३, ३; व्यनदत् ऐ. ४,२; तां. १२,१३,४. वि/नश्,विनश्यति प. ५,७; विनेशु: श. १४,४,१,८. विनाशयेत् श. ५,५,३,१;६. वि-नंशिन- -शिनै श. ५,२,१,२. वि-नशन- -नात् तां. २५,१०,१६; -ने तां. २५,१०,१. वि-नष्टि- -ष्टि: श. १४, ७, २,१५; जैड. ४,१०,२,५. वि-नष्टो(-ष्टऽ)-पजीविन्- -विनाम् गो. २,२,५. वि-नाश- -शाय गो. २,२,५. विना श. ३,५,४,५. विनाट- -टे श. ५,३,२,६. वि-नामित-प्रणामित- -तेपु सं. २. वि-नायक(√नी)- -म् मा. १,४,१८. वि-नाराशंस,सा- -स: तां. १३,७,१४; -सा: तां. १०,६,६. वि-निक्षे(√निक्ष) जै. १८०. वि-नि/धा,विनिधास्याम: शां. १, १; विन्यद्धात् श. १४, ४, १, ११; तै. १, १, ६, १; विन्यधत् श. २, २,१, १४; ३,९,४, १२; विन्यदधु: तां. ६,५,१३.
वि-धातु- -ता शांआ. १२,४; तैआ. १०,१,४; गो. २,१,१०. ?वि-धानी- न्याम् गो. २,४,९६. वि-धाय श. १०,२,३,१६;४,१-६; १२, ५,१,१३; १३, ८,१, १९; तै. २,२,४,१;७,३; ११,५; तैआ. १,२३,८;९; जै. १४६. वि-धास्यत्- -स्यन्त: श. १०, २, ३,६. विधि- -धि: सा. ३, ९,८; -धिना गो. २,५,११; -धेर् ऐ. ५,२५; तैआ. ३,१,१. विहित-विहिति- अद्र. वि/धाव्,विधावति तां. १२,११,३; विधावन्ति तां. १६, १३, १०; विधावसि तैआ. ४,२९,१; विधा- वत श. ४, ५,१०, १; व्यधावत् तै. ३,२,९,२. विधु- -म् ऐआ. ५, ३, १; तैआ. ४, २०,१; तां. ९,६,३. वि-धुर- -म् जै. ५१;१२२. वि/धू,विधुनुते श. ६, ३; ३, ८;	वि-धृति- -ति: श. १३, ३, ७, ४: १४, १,३,२३; तै. ३, ८,९, ३; १२,२; तैआ. ४, ५,४; ६,९,२; तां. २,१,४; ६,१,१३; ७,५,४; ५; १३, ४, ९; प. १,३; -तिम् श. ६,६,१,१८;९,२,२,६; १०, ५,२,९; तैआ. ५,४,७; -ती श. १,३,४,१०; २,६,१,१६; ३,४, १,१८; ६,३,१०; का. १, ६,१, ११; तै. ३, ७,६, ८; -तीभ्याम् तै. ३,७,६,७; -तौ श. १४, ६, ८,९; -त्यै श. १, ३,४,१०; तै. १,३,३,५; ३,२,३,२; ६,२; ७, ६; तां. ६,१,१२; ८,९,७; १३, ४,८; १५,५,३१; २४,११,४; जै. ८१. वि/ध्मा(→धम्),वि...धमति श. ११, ४,२,३; विधमामि तै. ३,	

३ अथवा 'विधायाऽन्यस्यामेकाष्टकायाम्' इतीव मुपा. द्र. । † ← √विधेरिति M. प्र. । तथैव च साधोयान्स्यान् । विधेमिति क्रियायोगात् । सा. भा. तु √दधातेरेव । † क्र. २, ११०, ४ । ‡ क्र. ५, २, ९ द्र. ।

वि-निधाय तां. ७, ७, १८.	जैड. ३, ७, ४, १; ५, १.	विपर्यहरत् तां. ११, ८, ८; जं. १७१; विपरिहरेत् ऐ. ३, ११ ^१ ;
वि-निर्/ज्ञा, विनिर्जायते श. १४, ७, १, ५.	वि-पक्षस्- -क्षसा तै. ३, ९, ४, २० ^१ .	विपर्यहार्पाति जं. १७१.
वि-नि-वृत्त्य(√वृत्) शां. २६, ३.	वि/पत्, वि...पतति जं. १६४; विप-पात श. १४, ६, ९, २८; विपति-प्यति श. १४, ६, ७, ४; ८, १, ९, २८; गो. १, ३, १४; व्यपतत् गो. २, १, २; विपतेत् श. ३, ६, १, २३; ११, ४, १, ९; प. १, ३; गो. १, ३, ८; व्यपपत्त् श. १४, ६, ६, १; व्यपतिप्यत् श. ११, ५, ३, १३; व्यपतिप्यत् तै. ३, १०, ९, ५; गो. १, ३, १४.	वि-परी(-रि/इ), विपर्येति श. १४, ७, १-६; प. ४, ७.
वि-नि-सू(सू→)श/च, विनिश्चरन्ति श. १४, ५, ४, १०; ७, ३, ११.	विपातयतात् श. १४, ४, १, २६.	वि-परियत्- -यन्तौ श. ४, २, १, १५;
वि-नि-पुष्प(√सद्) तैआ. ५, ४, १३.	वि-पतित- -तेन श. ११, ४, ४, ३.	वि-पूरीत- -तम् तैआ. २, १, १; -ते शां. ३०, २; आ. २, २०, ७.
वि/नी, विनयति श. ४, ३, ३, १९;	विपतित-लोमन्- -मासङ्ग श. १, ५, ४, ५.	विपर्येष्यत्- -प्यन्तौ श. ४, २, १, १५.
विनयान्त ऐ ३, १८; ऐआ. १, २, १; विनिन्युः शां. १२, ३;	विपातयतात् श. १४, ४, १, २६.	वि-परे(-रा/इ), विपुरायन्ति श. ४, ६, ८, ७; १२; १७; विपरेतन मं. १, २, १४.
विनेप्यामि जैड. ३, ६, १, ६;	वि-पतित- -तेन श. ११, ४, ४, ३.	वि-परेत्य श. ४, ६, ८, ४; ९; १४.
विनय श. ४, ३, ३, १९; व्यनयत् श. १, ४, १, २३; विनयेत् शां. २२, ६; विनैत् तै. ३, ३, ४, ३.	विपतित-लोमन्- -मासङ्ग श. १, ५, ४, ५.	वि-पर्यय(-रि/इ)- -यः ऐआ. ५, २, १.
वि-निनीपमाण- -णः जैड. ३, ६, १, २.	वि-पथ(←पथिन्)- -थः तां. १७, १, १४.	वि/पर्यस्(-रि/इ)सु), विपर्यस्यते ऐ. ३, ४४ ^१ ; गो. २, ४, १० ^१ ; विपर्य-स्यति शां. ७, ८; ९; ८, ९ ^१ ; ३०, ९; विपर्यस्येते श. ४, ३, १, १३ ^१ ;
वि-नीत-वत्(गुण्)- -वत् ऐ. ३, १८ ^१ .	वि-पथ(←पथिन्)- -थः तां. १७, १, १४.	विपर्यस्येत् शां. ३०, ४.
वि/नुद्, वि...नुद तै. २, ४, ७, ४.	वि-पथ(←पथिन्)- -थः तां. १७, १, १४.	वि-पर्यस्त, स्ता- -स्तम्सङ्ग श. २, २, १, १३; का. १, २, १, ९; -स्ते ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. १३, ५, ३, ७; -स्ताः शां. ३०, ४; -स्तामिः ऐ. १, २५.
वि-नुद्य जै. ८८ ^१ .	वि/पद्, विपद्यन्ते प. ५, ६.	वि-पर्यस्य शां. ८, ७ ^१ .
वि/नृत्, विऽश्वऽनृष्येत् तै. २, ३, ९, ९.	वि-पन्या(√पन्)- -न्यया॥ तै. ३, ५, ६, १.	वि-पर्यासम्(णमुल्) ऐ. ५, २८; ६, १९ ^१ ; शां. ८, ८; श. ३, २, ४, १६; ७, १, २२; ४, २, २, ९; ६, ७, ४, १२; गो. २, ६, १ ^१ .
विन्दुमा(न→)ना(√श्विद्)- -ना श. ११, ५, १, १.	वि-परा/पत्, विपरापतन् तैआ. १, २३, ७.	वि-पल्यङ्(परि→लि/अङ्), विप-ल्यङ्ग्यते श. ३, ४, ३, ३; ५; १; विपल्यङ्ग्यन्ते श. ३, ४, ३, ३; विपल्यङ्ग्यन्त श. ३, ४, ३, २; ४.
वि-न्युप्य(नि/वप्) गो. १, ५, २२ ^१ .	वि-परि/क्रम, विपर्यक्रामताम् तां. ७, १०, ३.	वि-पल्ययू(परि→लि/अयू), विप-ल्ययते श. ७, ३, २, १९; ९, १, २, ६; ८ ^१ ; विपल्ययते श. ९, १, २, ७.
विप्(√वेप्)- -पः ऐ. ४, ३०; शां. २०, २; २१, २ ^१ ; श. ४, २, १, १२.	वि-परिक्रम्य तां. ६, ४, १५.	विपश्चि- विपश्चित्- विप्- गद.
विपश्चि(-पः/चि)- -म् तै. ३, १२, ३, ४; तैआ. ३, ११, २.	वि-परिक्रामम्(णमुल्) श. ७, ५, २, ३०; ९, ४, २, १० ^१ .	
विपश्चित्- -श्चित् श. ३, ५, ३, १२; ६, ३, १, १६; तैआ. ४, ४२, ५; जै. २०४; जैड. ३, ७, ४, १; ५, १;	वि-परिणीत(-रि/नी)- -तौ पं. ३, ७.	
मं. १, ५, ७ ^१ ; गो. १, ५, २५ ^१ ;	वि-परि/धा, विपरिधापयेत् गो. १, २, २.	
-श्चित् श. ११, ५, ५, ७; -श्चितः श. ३, ५, ३, १२ ^१ ; ६, ३, १, १६; १४, १, २, ८; तैआ. ४, २, १;	वि-परिप्लय(-रि/पत्) श. १४, ७, १, १९.	
तां. ११, ३, १; जैड. ३, ६, ७, १; ४; -श्चितम् तै. २, ४, २, ४;	वि-परिलोप(-रि/लुप्)- -पः श. १४, ७, १, २३-३०; ७, ३, १६-२३.	
-श्चिता श. ३, ३, ४, ८; तैआ. ८, १, १; -श्चिते तै. ३, १०, ८, १;	वि-परि/शू, विपरिशृणीत जं. २९.	
	वि-परि/हृ, विपरिहरतः श. २, ५, २, ३६ ^१ ; विपरिहरतः श. २, ५, २, ३६; विपरिहरन्ति का. १, ५, १, ३२; वि...परिहराम जै. ११;	

वि/रपा, विपिवति ऐ. ३, २९; विपि-
पीते जै. १७३; २०२; व्यपिबत्
तै. २, ६, २, १; ३; ३; व्यपिपीत जै.
२०२; व्यपिबः श. ५, ५, ४, २६;
तै. १, ४, २, १.
वि-पान- -म् श. १२, ७, ३, ४; तै.
२, ६, २, १; ३; तां. १४, ११, २६.
वि-रपाण- -नस्य ऐ. ५, ४; -ना
श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १.
वि-रपिपिय जै. २०२.
वि-पाण्डत- -तः शांआ. ६, १९.
विपाणम(-शम-)-धय- -ध्ये गो. १, २, ८.
वि-पाण- -पः श. १४, ७, २, २८.
वि-पाण- -म् तैआ. १०, १०, ३.
वि-पाण- -प्मा तै. २, ३, ३, १;
तैआ. १०, ५१, १; ५२, १; ५३, १;
५४, १; ५५, १; ५६, १; ५७, १;
६०, १.
वि/पिप्, विपिपिपुः श. ४, १, ५, २;
व्यपिषन् श. ४, १, ५, ५.
वि-पिप्य श. १२, ४, १, १०.
वि-पुरीप- -म् श. १२, ५, २, ५
वि/पृच्, वि...पृङ्क्त् श. ५, १, २,
१८; वि...पृङ्क्त् श. १२, ७, ३,
२२; तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५.
वि-पृच्- -पृचः श. १२, ७, ३, २२;
तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; तां. २,
२, १; -पृचौ श. ५, १, २, १८.
वि-पृच्छमान(प्रच्छ)- -नाः जै.
१२५.
विप्र(वेप्)- -प्रः ऐ. १, १६; २, २;
४०; ४१; श. ६, ३, १, १६; १२,
४, ३, ५, ८, ५; तै. २, ४, ७, ४; ६;
८, ५, १; ३, ६, १, ३; १०, १; तां.
१५, ९, ३; गो. १, १, २, ५; -प्रम् जै.
१८०; -प्रस्य श. ३, ५, ३, १२;
६, ३, १, १६; १४, १, २, ८; तैआ.
४, २, १; -प्राः ऐ. १, १९; ३, २०;
शां. ८, ४; श. १, ४, २, ७; २, ६, १,

३८; ३, ५, ३, १२; ४, २, १, १०; ६,
३, १, १६; १४, १, २, ८; ३, १३; का.
१, ६, १, २, ५; तै. २, ५, ४, १; ३, ६,
१२, १; तैआ. ४, २, १; ५, २; जैउ.
१, १७, १, ८; गो. १, ३, ८; -प्राः
ऐआ. ५, २, २; श. ५, १, ५, २४;
तै. २, ४, ३, ७; -प्राणाम् तैआ.
१०, १०, १; ५०, १; -प्राय ऐ. २,
१२; श. ५, १, २, ८; तै. ३, ६,
७, २; -प्रेण ऐ. १, १६; श. १२, ४,
३, ५; तै. ३, ५, ६, १; -प्रेभिः शां.
२६, १०.
विप्र-चित्ति- -०त्ते तै ३, १०, ८, ३.
विप्रा(-प्रअ-)-नुमदित- -तः श. १,
४, २, ७; तै. ३, ५, ३, १.
विप्रजित्ति- -त्तिः, -त्तेः श. १४, ५,
५, २२; ७, ३, २८।
वि-प्रति/पद्, विप्रतिपद्यान्तै ३ श.
१४, ९, १, २.
वि/प्रथ, वि...प्रथते तै. ३, ६, ३, २;
विप्रथये ऐ. ५, १९; तै. २, ४, ६,
९; विप्रथस्व तै. ३, ३, ७, ५.
वि-प्र/दश, विप्रदश्येते शांआ. ८, ६.
वि-प्र/द्, विप्रद्वत्तः तां. १४, ३, ८.
वि-प्र/प्रथ, वि...प्र...प्रथताम् तै. ३,
६, २, १.
वि-प्रवमाण- -म् तैआ. ५, १, ५.
वि-प्रवाक(प्र/वच्)- -कः श. २.
वि-प्रस(ज-)-ज्ञा- -ज्ञे तैआ. १, ४, १.
वि-प्र/खच्, विप्रखज्यन्ताम् गो. १,
१, ३२.
वि-प्र/स्था, विप्रतिष्ठन्ते शांआ. ५,
३; ६, २०; विप्रतिष्ठरेच् शांआ.
६, २०.
वि-प्र/ह, विप्रहरन्ति तैआ. १, ५, १.
वि-प्रिय- -याः गो. २, २, २.
वि/मुष्, व्यमुष्यत् श. ४, ५, १०, ४.
वि-मुष्- -मुष्यः श. ९, १, १, १५;
तैआ. १, २३, ७; -मुषः श. ९,

१, १, ६; १४, २, १, १४; २, २८; तै.
३, २, ३, ५; ७, ६, २१; तैआ. १,
२३, ७; प. ४, ५; गो. २, २, १२;
श. ४, २, ५, १; -मुषाम् श. ४,
२, ५, १; ११, ५, ५, ११.
वि-प्रे(-प्र/इ), विप्रेयुः श. ११, ४, १, ९.
वि-प्रेत- -ताः श. ३, २, ३, २२.
वि-प्रेमन्- -माणम् ऐ. १, २४.
वि/ष्ठी, विष्ठीयन्ते सा. ३, ९, १.
वि-फ- -म्इव तां. ८, ५, ६.
वि/वन्ध, विवधन्ते शां. २८, २.
वि/वाध, विवाधते श. ८, ३, १, ८;
वि...वाधते तै. २, ८, ७, ८; वि-
वाधसे श. ८, ३, १, ८; वि...वा-
धस्व श. ६, ४, ४, २१; तै. २, ५,
८, ११; वि...वाधस्व श. ६, ४,
४, २१; विवधन्ताम् जै. १५१;
विवाधित तै. २, ४, १, ३; विवा-
धियाः तैआ. ६, ७, १; विवाधयाः
मं. २, ५, ७.
वि-वाध- -०ध मं. २, ५, ७.
वि/वृष्, विवोधय तै. ४, ३, १३.
वि/वृह, विवृहामि मं. २, ५, १-५.
वि/वृ, विवृवीमि तै. २, ८, ९, ७;
विवृवीतु तै. २, ४, ७, १; विवृ-
यात्, वि...वृयात् शां. २७, १;
विवृयुः तां. १५, ७, ५.
वि/भज्, विभजते ऐआ. ३, १, ५;
विभजति शां. ३, ६; शांआ. ७,
१३; श. ३, ९, २, ३; ४, ३, ४,
१५; १०, २, ६, ५; का. २, २,
१, ३; तां. ६, ४, १३; वि...
भजति तै. ३, ७, १३, ४; गो. २,
२, १२; विभजन्ते श. १, २, ५,
३; १३, ५, ४, ८; का. २, २, ३, २;
विभजन्ते श. १, २, ५, ३; का. २,
२, ३, ३; गो. १, ३, १८; विभ-
जन्ति ऐ. ७, १; तां. १०, १२, ७;
८; ९; विभजिरे ऐ. ८, २३; श.

‡ 'विपानम्' इति मुपा. स्वरोऽनुदाः । तु. य. १९, ७२ । ॥ तैसं (३, १, ६, २)-साम्यात्प्रस्तावितो वेद्यः ।
'विमृजः' इति मुपा.। 'विमृजः' इति स्यादिति सा.इत्यस्य व्याख्यानात्प्रतीयते । † 'चित्तिः' इति वृ.आ.(४, ६, ३)पाठः

१३, ५, ४, ८; विभक्ष्यामि जैड.
१, १६, २, ४; विभजाथ ऐआ. ५,
१, १; विभजतु श. ४, ३, ४, १५;
विभज तै. २, ४, ७, ७; वि...भज
तै. ३, ७, ६, २, २; विभग्ध्वम् जै.
३४; ३७; विभजामहै श. १, २,
५, २; का. २, २, ३, २; वि...भ-
जामहै जै. १५; १३९ जैड. १,
१६, २, ४; व्यभजत् ऐ. ३, १३;
तां. ६, ४, १; जै. १४४; वि...
अभजत् तै. २, ८, ५, २; व्यभ-
जन्त ऐ. ५, २४; श. १४, १, १,
१५; तै. १, १, ३, १०; तां. ५, ७,
१; ७, ५, ७; ९, १६; १०, १०; ८, ६,
१; जै. ४७; १०१; विभजेत् गो.
२, १, ९; ६, ७; व्यभक्षत श. ११,
६, १, ३; ४.
विभज्यते तां. १०, १२, ७; विभ-
ज्यन्ते तां. २०, १५, २.
वि-भक्त, क्ता- -क्तः श. २, २, २, ६;
-क्तम् श. १४, ७, १, २३-२०;
३, १६-२३; जै. १४१; -क्ता ऐ.
२, १२; -क्तानि श. ४, ३, ५, १.
वि-भक्ति- -क्तयः शां. १, ४; ५;
का. १, २, ३, २३; -क्तिः ऐ. १, १;
७, १; तै. १, १, ५, ६; ८, ५; गो. १,
१, २४; -क्तिभिः शां. १, ४;
-क्तिम् ऐ. ७, १; तां. १०, १२,
१०; -क्तिषु शां. १, ५; गो. १,
१, २६; -क्तीः शां. १, ५; श. २,
२, ३, २६; तै. १, ३, १, ६;
-क्तीनाम् का. १, २, ३, २३; तै. १,
३, १, ७; -क्तीभिः तै. १, ३, १, १;
-क्त्या ऐ. ६, ५; -क्त्याम् गो.
१, १, २, ७.
विभक्ति-विपरीत- -ताः तैआ. १,
९, ५.
वि-भक्तु- -क्ता श. १०, २, ६, ५;
-कारम् श. १०, २, ६, ६.
वि-भग्न- -म् तां. ७, ६, १६.

वि-भैजत् - -जन् तैआ. १०, ११, २.
वि-भजमान- -नाः श. १, २, ५, २;
का. २, २, ३, २; -नान् श. ११,
६, १, ३; ४; ८; ९; जै. ४०.
वि-भज्य ऐ. ३, १५; श. १, २, ५, २;
२, ६, ३, १; १३, १, ७, २ का. १,
६, ३, १; २, २, ३, २; तै. ३, ८,
१०, ४.
वि-भाग- -गम् ऐ. ७, १; गो. १, ३,
१२; -गे जै. १५; ३४; ३७;
१३९; जैड. १, १६, २, ४.
वि-भाजम् णसुल्) तै. १, १, ५, ६.
विभण्डक- -कः, -कात् वं. २.
वि-भर्त्रे(√भृ)- -म् तै. २, ८, ७, ४||.
विभवन्ती- वि/भू द्र.
वि/भा, विभाति ऐ. ४, ११; श. ६,
७, २, ३; १४, १, ४, ८; तै. ३, ७,
७, १; विभाति श. १४, १, ४, ८;
तै. १, ४, १०, ७; विड्भ भाति
ऐ. ४, ११; विभासि तैआ. ४, ७, २;
५, ६, ६; विभातु तै. ३, ७, ९, ४;
तैआ. ४, २, १, १; विभाहि श. ८,
२, ३, ३; ९, २, ३, २५; तै. १, १,
७, १; २, १, २२; २, ४, १, ४; ३, ६,
१०, ५; ७, ५, २.
वि-भात्- -भान् ऐ. ७, २६.
वि-भावन्- -व्या तै. २, ४, ७, १०.
वि-भावसु- -सुः श. ६, ८, १, ७;
-सो शां. २४, १; श. ६, ४, ३,
८; ७, ३, १, २९; तैआ. १०, ५, १.
वि-भासु(√भास्)- -सः तैआ. १, ७,
१; -सस्य तैआ. १, १६, १.
वि/भिद्, विभिनत्ति श. ५, ३, २, ७;
वि...भिदे तै. २, ७, १३, २;
वि...अभेत् तै. २, ८, ४, ४.
वि-भित्ति- -त्यै प. ३, ८.
वि-भिन्दुक- -कात् तां. १५, १०,
११; -के जै. २०३.
विभिन्दुकीय- -व्याः जै. २०३.
वि-भीतक(√भी)- -क्त्य श. १३, ८,

१, १६.
विभु- वि/भू द्र.
वि/भू, विभवन्ति तां. १६, ५, २०;
व्यभवत् श. १०, ४, २, ८; ११;
१२; १४: १६: १८; १४, ४, २,
२३-२६; तैआ. ५, १०, १; गो.
१, १, ८; विभवत् प. ३, १२;
वि...भूः तै. ३, ५, ७, ६; ६,
१२, २.
विभावयति शां. २२, ६.
विभव(त्→)न्ती- -न्ती तां. २०,
१४, २.
विभु, भू- -भु तै. ३, ९, १९, १; गो.
२, ६, १४; -भुः ऐआ. ५, १, १;
३, २; तैआ. १, ५, १; ११, ४;
१०, १, ३; तां. १, ४, ४; -भुम्
तै. २, ६, ६, ५; -भवे तै. ३, १०,
७, १; -भो तैआ. १, ११, ७;
-भू तै. ३, १, ३, १; -भूः श. २, ३,
४, १४; १३, १, ६, १; ३, ७, २; ४,
२, १५; १४, ९, ३, ९; का. १, ४,
१, १२; तै. १, १, ७, ३; २, ५, १,
१; ७, ७, ६; ३, ८, ९, १; १७, १; ९,
१९, १; १०, १, ३; तैआ. १०,
६३, १; जैड. ३, ५, ८, २; -भोः
सा. २, ५, ३; -भ्वम् ऐ. १, २८;
श. २, ३, ४, १४; का. १, ४, १,
१२.
विभु-प्रमित- -म् शांआ. ३, ३;
शांआ. ३, ५.
विभु-मत्- -मते ऐ. २, २०; श.
१४, २, २, ९; तैआ. ४, ९, २; ५, ७,
११; -मन्तम् शां. १२, ७; -मान्
तैआ. ५, ७, ११.
वि-भूत- -म् ऐआ. ५, ३, २; १३,
३, ७, २.
विभूत-शुभ्र- -श्रः तै. २, ४, ३, ८.
वि-भूति- -तयः ऐआ. २, १, ७; १, ३,
२; जैड. १, ६, १, ६; २, १; -विः
शांआ. १८, ३; श. १, ६, ३, २३;

१०, ५, ३, ३-७; का. १, ४, ३, १७; जैडं. १, १४, १, ८; -तिम्
 ऐआ. २, १, ७^३; -त्या तां. १, ५, १०; -स्ये शांआ. २२, ६.
 विभूति-मत्- -मान् जैड. १, १४, २, ११.
 वि-भूम(←भूमि)- -मः ऐआ. ५, १, ३; -मौ ऐआ. ५, १, ४.
 वि-भृत्(√भृ)- -तः शांआ. १२, २; शा. ६, ४, ४, २^३; -त्ता शा. ६, ७, ४, ४; तै. २, ४, ६, ८.
 वि/भृज्, विभृजासि मं. १, १, ६.
 वि/भ्रंश्, विभ्रंशते तां. १६, ८, २^३; १७, ८, ३; ४; व्यभ्रंशत तां. १४, ३, २२; १६, १२, १४; विभ्रंशत तां. १७, ८, २; ४; १८, ११, १.
 वि-भ्रष्ट- -मूडव तां. १४, ३, २२.
 वि/भ्राज्, विभ्राजते तैआ. १०, १०, ३.
 वि-भ्राज्- -भ्राजः तैआ. ५, ८, १३; -भ्राजि तैआ. ५, ८, १२; -भ्राजे शां. १८, ५; -भ्राट् शां. २५, ५.
 वि-भ्राजमान, ना- -नः शा. २, ३, १, ५; ८, ६, ३, २१; तै. २, ४, ६, १२; ३, १, २, ८; तैआ. ४, ४२, ५; -नाम् तैआ. १, २७, ३. =विभ्राश-मान- अद्र.
 वि-भ्राष्टि-वसन- -नः तैआ. १, १२, ३.
 वि-भ्रातृव्य- -मूडव शा. १, १, १, २१; ४, ४, ५, ३; का. २, १, १, १४.
 वि-भ्राशमान(√भ्राश)- -नः का १, ३, १, २१.
 वि-भ्वन्- -भ्वा ऐ. ५, ८; शा. १३, ५, १, ११[†].
 वि-मति(√मत्)- -म् मं. २, ४, ६.
 वि/मथ्, न्थ्, विमथन्ते ऐ. १, १०; शा. २, ४, २, १४; ५, २, २४; का. १, ३, ३, १२; ५, १, २२; विमथन्ते शा. २, ५, १, १३; का. १, ४, ३,

११||: विमथिरे ऐ. १, १८; शा. २, ५, २, २४; का. १, ५, १, २२; विमथिरे शा. २, ५, २, २६; का. १, ५, १, २४; जै १५६; गो. २, २, ६; विमथिष्यन्ते शा. ३, ८, ३, ३६; विमथिष्यामहे शा. २, ५, १, १२; का. १, ४, ३, १० विमथनीरन् ऐ. ७, १; शा. २, ४, २, १४; ५, २, २६; १४, ६, ९, २६; का. १, ५, १, २४; गो. १, ३, १८.
 वि-मथित- -तः गो. १, ३, १८.
 वि-माथ- -थम् तै. १, ३, ८, ८; -थात् शा. ३, ८, ३, ३६.
 वि-माथिन्- -थी जै. १५६.
 विमाथी/कृ, विमाथीचकिरे जै. १५६.
 वि/मद्, विमदन्ति शां. २२, ६; व्यमदन् शां. २२, ६६.
 वि-मत्त- -म् ऐ. २, २२^३.
 वि-मद्- -दः शां. २२, ६; -दाः तै. २, ६, १५, २७; -देन शां. २२, ६.
 वि-मर्श(√मृश्)- -शः तां. १४, १०, ३.
 वि-महस्- -सः शा. ४, ५, २, १७.
 वि/मन्, विमानयेत् सं. ३.
 वि/मा, विमिमीते शा. ३, ५, १, २४; ६, ३, १, १८^३; १०, २, १, ९; ३, १, ४; ७; विमिमे तै. ३, ७, ७, १३; विममे शा. ३, ५, ३, २१; ६, ३, १, १८; व्यमिमीत तै. ३, ६, ३, ४
 वि-मा- -मा तैआ. ४, ५, ६.
 वि-मान- -नः शा. ९, २, ३, १७^३; तै. २, ५, २, ४; ३, ७, ९, ९^३; तैआ. ४, ११, ७; -नम् तै. २, ८, १, ५; -ने शा. ४, २, १, ८; १०.
 वि-मित- -ताः तां. १६, १३, १२.
 विमित- वि/मि द्र.
 वि-मिमान- -म् तै. २, ५, ८, १२.
 वि/मि, विमिजुतः शा. ५, ४, ४, २१^३.
 वि-मित- -म् शा. ३, १, १, ६; ७; ९,

४, ४, २१^३. विमित- वि/मा द्र. वि-मिन्वृत्- -न्वृत् तै. २, ८, ४, ७.
 वि-मुख- -खान् तां. ६, ६, २.
 वि/मुच्(→ञ्च्), विमुञ्चते शा. १, ८, ३, २७^३; ६, ७, ४, ११; विमुञ्चते शा. ३, ४, १, ५^३; विमुञ्चति ऐ. ६, २३^३; शां. १६, ३; शा. ४, ४, ८, १२; विमुञ्चति शा. १, ८, ३, २७; ९, २, ३३^३; ३, ३, ४, २५; ७, १, १, ४२; ४३^३; २, १७; २, २, २१; ९, ४, ४, १०; ११^३; १२; १४^३; १३, ८, २, ९; तै. १, ३, ६, ९; ३, २, ७, ६; गो. २, ६, ५^३; वि...मुञ्चन्ते ऐ. ६, २३; विमुञ्चन्ति शा. १, १, २, ८; ८, ३, २६^३; ९, २, ३३^३; ९, ४, ४, १२; १५; विमुञ्चाभि तां. १, ६, ५; विमुञ्चान् शा. ९, ४, ४, १७; विमुञ्चतु शा. ७, १, १, ४३; विमुञ्च शा. ४, ४, १, १५; १७; तैआ. १, ११, ८; वि...मुञ्च शां. २९, १; विमुञ्चाम शा. १, १, २, ८; ८, ३, २६^३; का. २, १, २, ९; विमुञ्चेत शा. ६, ८, १, १२^३; विमुञ्चेत् शा. ९, ४, ४, १५-१७; विमुञ्चेत् शा. ६, ७, ४, ९; १५; ९, ४, ४, ११; वि...अमुच्त् शां. २५, ५.
 विमुच्यते शा. ५, ४, ३, १५-१८; विमुच्यते शा. ६, ७, ४, ८; ७, १, १, ४२; विमुच्येते तां. १३, १२, १३; विमुच्यन्ते ऐ. ६, २३; शा. ४, १, १, १५; १७^३; वि...मुमुचे ऐ. ७, १६^३; विमुच्यन्ताम् शा. १३, ८, २, ९; विमुच्यातै शा. ५, ४, ३, १४; विमुच्यध्वम् शा. ५, १, ५, ११; १२; ७, २, २, २१; तै. १, ३, ६, ९; तैआ. ६, ६, २; व्यमुच्यत शा. ३, ५, १, १८; विमुच्येरन् शा. ४, ४, १, ७.

† = 'वि-भ्राज-' शा. द्र. † = 'भ्राज' इति W. सुपा. -स्वरश्चिन्त्यः । तु. क. ४, ३४, १ । ‡ 'विमदः' इति आन. सुपा. ? । Kt टि. द्र. । || स्वरहीनो सुपा. चिन्त्यः । † 'विमदाः' इति सुपा. स्वरश्चिन्त्यः ।

श. १, १, १, २२; ५, २, २०; २, ३, १, १८; ५, १, २०; ३, ३, २, १६; ४, ४, ५, १९; ५, ८, १२; ७, ५, २, १९; ८, ५, १, २; ५; ३, ४; ७, २, १६; ११, १, २, ४; १२, ६, १, ३८-४०; १३, २, ५, ३; ६, १, २; १४, १, ३, १; का. १, ३, १, ११; २, १, २, १; तै. १, २, २, २; ७, ७, २; २, ६, १, ७, ६; ३, ९, २, ३; ४; ८, २; तैआ. १, ३१, २; ३, ११, ४; ५, १२, २; तां. ६, ३, ६; ८, १; २; ९, १, १; १०, २, १; २; १२, ७, ६; ८, २; १६, २, ८; ३, ७; ८, ८; ९, ५; १३, ३; १४, ७; १९, २, २; ३, ९; ९, २; ११, १०; २०, १, ५; २, ३; १२, २; ४; २३, २६, २; जै. ५६; ८६; ९१; १२९; १४३; घ. १, ६; ३, ७; मं. २, ८, २; गो. १, २, २०; ५, २०; २, १, १८; १९; ३, २०; ६, १५; -राजा ऐ. ३, २२; ४, ११; शां. १५, ५; १८, ५; श. ३, ५, १, ७; ८; ९, २, ३, ४०; १४, ३, १, ३१; तै. १, ६, ३, ४; ८, २, २; २, ६, २०, ४; ३, २, ७, ५; ७, ९, ४; ८, ६, ५; १०, ४; २१, २; ९, १६, ४; तैआ. ४, २१, १; ५, ६, १०; ७, १२; तां. ९, १, १; २; १०, ३, १२; १२, १०, १९; ११, २२; १६, १, ८; -राजाम् तै. २, ८, ८, ९; ३, १२, १, १; राजि ऐ. ३, २३; ५०; ४, १८; ८, ४; ऐआ. १, ३, ४; शां. १४, २; १५, ५; १८, ५; श. ८, ५, २, ७-१०; ११, ४, ३, १८; तै. १, २, ४, १; तैआ. १, २५, ३; तां. ३, १३, ३; ४, ६, १६; ८, ६; ९, ३; ८, ५, १३; ६, १४; १०, ३, १२; १६, १, १०; २४, १०, ३; २५, ९, ४; जै. १२९; गो. २, ३, २०; -राजौ ऐ. १, ५; ६; १०; शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५; ८; घ. १, ६, २, १२; २, २, १, २०; १२, ४, ३, ५; १-५; १३, ४, १, १३; २,

७; का. १, २, १, १२; तां. ८, ५, ७; १२, ८, ८; ११, ५; १५, ११, ७; गो. २, १, १९; २१; २३; -राट्, ६ ऐ. १, ५; ६; २, ३; ७; ३, २२; ५०; ४, ११; १६; ५, १९; २१; ६, २०; ३६; ८, ४; १४; ऐआ. १, १, २; ३, ४; ४, १; शां. १, १; २, ३; ९, ६; ११, ५; १२, ३; १४, २; १५, ५; १६, ३; १०; १७; ३; १८, ५; १९, ५; ७; २२, ५; ८; २४, ९; २७, १; २; ३०, ७; श. १, १, १, २२; ५, २, २०; २, २, १, २०; ३, १, १८; ५, १, २०; ३, ३, २, १७; ३, १८; ५, १, ७; ८; ३४; ९, ४, १९; ४, ४, ४, १; २; ५, १९; ५, ८, १२; १३; १६; ६, २, २, ३४; ३, १, २१; ८, २, १२; ७, २, ४, २५; ४, २, २३; २४; ५, २, १९; ८, १, २, ११; २, ४, ४; १२; ३, १, १४; २, १३; ३, ६; ११; ४, २, १३; ५, १, ५; २, २; ३, ८; ६, १, ६; २२; ९, १, १, ३१; ३८; २, १९; २, ३, ४०; ४, ३, ११; १०, ४, ३, २१; ५, ४, ८; ११, १, २, ३; ४, ३, १८; ५, ३, ५; १२, २, २, १४; ४, ५; ६, १, ४०; ७, २, २०; ८, ३, ११; १३, १, ७, ४; ३, ३, ८; ४, १, १३; ६, १, २; २, ३; ७, १, २; १४, १, ३, १; ६, ११, ३; का. १, २, १, १२; ३, १, ११; ४, ३, १६; २, १, २, १; तै. १, १, ७, २; ८, ६; १०, १; २, १, २७; २, २; ४, ४, ९; ६, ३, ४; ८, २, १; २; ५, १, २; ६, ५, ४; १२, १; १८, ४; ७, ७, २; ९, २; ३, ८, ६, ५; १०, ३, १, २; ३, ८, ६, ५; १०, ४; १४, ६; २१, २; ९, ८, २; १६, ४; तैआ. १, २५, ३; ३, ९, २; १२, २; ५, ६, १०; ७, १२; १०, २, २, १; ३, १३, ३; ४, ६, १६; ८, ४; ६; ८, १०; ६, ३, ६; ८, २; ८, ५, १३; १०, ७; ८; १०, २, ३; १२, ६, ४; १२, १०, ८; १९; ११, २, २; १३, ७, ८;

१४, ५, ५; १५, १, ५; ११, १३; १२, ३; १६, १, ९; ८, ९; ९, ५; १३, ३; ५; १४, ७; १९, २, १; ४; ९, २; २०, १, ५; १५, १२; २२, १४, ४; २३, ३, ३; २७, २; २४, १०, २; २५, ९, ४; जै. ५६; ८६; १२९; १४३; १६९; जैउ. १, १७, २, ७; ८; ४, ११, ४, ५; दै. २, ८; ३, १२; गो. १, ४, २४; ५, ४; ८; २०; २, १, १८; १९; २, ९; ६, २; १५; -राट्सु शां. २७, २; तां. ८, १०, ७; १२, १०, १०; १२, १३, १८; १५, १२, १; -राट्भ्याम् ऐ. १, १०; ऐआ. १, ४, २. विराट्-त्व- -म् ऐ. १, ५. विराट्-सम्पद्- -म्पदा जै. ८६. विराट्-सम्पन्न- -म् शां. २, ३. विराट्(-जूडअ)-ष्टम- -मानि शां. २३, ४; श. ८, ३, ३, ६; १०, १, २, ९. विराट्-वत्(मनुप्)- -वत् शां. २२, ६. विराट्-व(र्ण-→)र्णा- -र्णाः शां. २२, ७. वि-राजत्- -जन् श. ६, ७, २, ४. वि-राजन- -नात् दै. ३, १२. वि-राजन्- -राजे तै. ३, १०, ७, १. विराज्ञी- -ज्ञी तै. ३, १०, ६, १; ११, ३, १. वि-रात्र- -त्रे जैउ. ४, ५, १, ३. वि/राभू, विराधयन्ति तां. १५, १२, ७. वि-रिफित- -त्सम् ऐ. ५, ४; ५; -त्स्य ऐ. ५, ४; ५. वि/रिप्, विरिष्यते गो. १, १, १३; २, २, ५. वि-रिष्ट- -म् गो. १, १, १३; १४; २२; २, ९; ३, ३. वि/रुच्, विरोचते तै. २, ७, १७, १; वि...रोचते श. ६, ८, १, १४; विरोचसे तै. २, ४, ८, ६; विरुचुः श. २, ३, ४, १४; का. १, ४, १, १२;

व्यरोचत श. ५, ३, २, २; तां. १४, ११, १४. ^३	-क्षाय मं. २, ४, ६.	२८. व्यवोचन् जै. १८०; व्यवोचः श. १४, ६, ८, ५; गो. १, १, ३१; ३२; व्यवोचम् गो. १, १, ३२. ^३
विरुचिषेत ऐआ. ३, २, ५.	वि-रेभ(√रेभ्)- -भैः गो. २, ६, १३.	वि-वक्तु- -क्ता, -क्तारम् ऐ. ३, ३५.
वि-रोक- -के श. ५, ४, १, १५; तै. १, ७, ६, ८.	वि-रेभम्(णमुल्) गो. २, ६, १३.	वि-वचन- -म् जै. ९५. ^३ ; -म्इव श. २, ४, ४, ३. ^३ ; ४.
वि-रोकिन्- -किणः शां. २५, ९.	विरोक- विरोकिन्- विरोचन- विरोचमान- वि/रुच् गद्र.	विवाचन- अद्र.
वि-रोचन- नः मं. २, ६, १४; -नम् तै. १, ५, ९, १; १०, ७.	वि-रोदस्- -दमी तैआ. १०, १, १४.	वि-वत्(मतुप्)- -वत् ऐ. ६, ७; शां. २०, ३. ^३ ; २२, २. ^३ ; गो. २, ५, १३; -वान् शां. २०, ३. ^३ ; २५, ५. ^३
वि-रोचमान, ना- -नः सा. ३, ८, ३; -नम् तै. २, ८, ७, ४; -नाम् सा. ३, ८, ३.	वि-लव- -म् तैआ. १, २७, ६.	विवती- -ती शां. २०, ३. ^३ .
वि/रुञ्ज, वि...रुज शांआ. १२, २; तै. २, ४, ७, ६; व्यरुजत् श. ११, १, ६, २.	वि/लम्. विलिप्सन्ते श. ४, ४, ३. ९; १०.	वि/वद्. व्युदाते श. १०, १, ४, १०; व्यवदन्त श. ८, ६, ३, ३; जैउ. ४, ८, १, २; विवदेत् तै. २, ३, ५, ५; विवदेत् सा. २, ७, १३.
वि-रुज- -जः मं. १, ७, १.	वि-लिप्सत्- -प्सन्तः श. २, ६, २, १६. ^३ ; का. १, ६, २, ८.	वि-वृद्मान, ना- -नयोः ऐ. २, ४०; -नाः शांआ. ४, १४; श. १४, ९, २, ७; -नौ श. १, ३, १, २७; १४, ८, १५, ५.
वि-रुज्य ऐ. ६, २४. ^३ ; श. ४, ५, २, ३.	वि/लम्ब-विलम्बते, विइवइलम्बते तां. १४, ९, २०.	वि/वध्, विवधीत् तैआ. १, ३१, ६; विवधीः तैआ. ३, १५, १.
वि/रुध्, विरुन्धते तै. १, ८, ४, १.	विलम्ब-सौपर्ण- -म् तां. १४, ९, १९; २०; आ. १, १२५.	वि-वध- -धः श. ८, ५, २, ५; -धे, ^३ -धेन जै. २०५.
वि-रुध्य तै. १, ८, ४, १.	वि-लाप्य(√ली) श. १, ३, १, २०.	वि-वध्यमान- -नानाम् जै. १६८.
वि-रुद्धि- -द्धिः जै. ५६.	वि/लिख्, वि...लिखेत् श. १२, ४, २, १; ५; ४. २-४.	वि-वयन(√वे)- -म् ऐ. ८, ५.
वि/रुह्, विरोहति श. ७, ४, २, १५; तै. १, ४, ७, १; तां. ९, १०, २.	वि-लिस(√लिप्)- -म् श. ९, ३, ४, १७.	वि-वर- -रः शांआ. २, १; -रम् शां. ६, ५.
विरोहति श. ७, ४, २, १५; तैआ. १०, १, ८; विरोहत् तैआ. ६, ९, १; विरोह शांआ. ९, ७; श. ३, ६, ४, १६; तै. १, २, १, ५; ३, २, २, ६; वि...रुहेम श. ३, ६, ४, १६.	वि-लिम्प- -म्पः तै. ४, २४, १.	वि-वर्त(√वृत्)- -र्तः श. ८, ४, १, २५. ^३ ; -र्तौ आ. जैआ. १, ३७१.
वि-रु(ढ→)ढा- -ढाः श. ७, २, ४, २७.	वि/लिश्, वि...लिशते श. ४, ४, २, १३; वि...लिशते श. ४, ६, १, ६; ८; वि...लिशन्ते श. ४, ४, ३, १३; व्यलिशिषि तै. १, ५, ११, २.	वि-वर्तन- -नम् तै. ३, ९, २३, २; -ने तै. ३, ७, ९, ८; -नेऽ-ने तै. ३, ९, २३, २. ^३
वि-रूप, पा- -पः ऐ. ५, १; तां. १०, ६, ७; १२, ४, १८; १४, ९, ८; -पम् शां. २८, ९; तै. ३, १, २, १०; तैआ. २, ६, २; तां. १०, ६, ८; १२, ४, १८; १४, ९, ८; य. २, २; -पस्य आ. जैआ. १, २४८; ५५७; -पा श. ११, ५, १, १०; -पाः ऐ. ५, १. ^३ ; तैआ. ३, ११, ११; १२. ^३ ; १३; -पे श. ६, ७, २, ३. ^३ ; ९, २, ३, ३१; तै. २, ७, १२, १; ६; ३, १, ३, १.	वि-लिष्ट- -ष्टम् शां. ६, १४; १८, ८; श. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; ६, ४, ३, १. ^३ ; ३. ^३ ; ५. ^३ ; तैआ. २, ४, १.	वि-वल- -म् श. ८, २, ४, १. ^३
वि-रूप, पाक्ष(पऽअक्षिन्)- -क्षः मं. २, ४, ६; -क्षम् तैआ. १०, १२, १;	वि/लुप्(→म्प), विलुम्पन्ति ऐ. ६, ९; विलुम्पेत् गो. २, ६, ७.	वि/वस्, व्युवास श. ६, २, २, १७; व्यवस्यत् श. ४, ३, १, १०.
	वि...लुप्येरन् ऐ. ६, २.	विवासयति तै. १, ४, ४, ५; तां. १४, ११, १५; २०, १, ४; वि...वासयति तै. १, ८, २, ३; तां. ८, १, १३; १८, ९, ८; ११, ११; विवासम् मं. २, ४, ११.
	वि-लोम- -म् गो. १, १, १५.	वि-वस्त्व- श. १३, ६, २, २०.
	विलोमन्- -म श. १, ७, ३, १२; १९. ^३ ; ५, ३, २३; १२, ७, २, १६; तै. १, ५, ११, ४; ३, ७, ५, ५; तां. २०, १६, ७. ^३ ; -मानः तां. १९, ८, ६; २३, १९, ११.	
	विल्व- विल्व द्र.	
	वि/वच्(←√व्र्), व्युवाच जै. १४८; विवक्ष्यति श. १४, ६, ८ १. ^३ ; गो. १, १, ३१; विवक्ष्यति श. १४, ६, ९,	

विष्वसतिहोत्तमा(म→)मा- -मा: जै.
२०४.

वि/स्वस, विवस्ते श. १०, ५, २, ४.

वि-वसन- -न: तैआ. १, २६, ७.

वि-वस्वन्(-सु+मतुप्)- -स्वत तां. ९.

३, ४; या. ३, ३, २; -स्वत: ऐ. १, २२;

शां. २२, २; तै. २, ४, ३, ३; ८, ५, ३;

-स्वति श. १०, ५, २, ४; तै. ३,

१०, ७, १; -स्वन् श. ४, ३, १, १८;

-स्वन्तम् श. १०, ५, २, ४; -स्वान्

श. ३, १, ३, ४; ९, ४, ७; ४, ३, ५,

१६; १०, ५, २, ४; तै. १, १, ९, ३;

तैआ. १, १३, ३; तां. २४, १२, ४.

वि-वासन- -न सं. २, ४, ११.

वि/वह, विवहावहै तां. ७, १०, १;

जै. ३८; व्यवहेताम् ऐ. ४, २७;

जै. ३८.

वि-वाह- -ह: तां. ११, ९, ५;

-हम् तां. ७, १०, १, ४; जै. ३८;

-हा: ऐ. ७, १३; -हाव्, -हान्

जै. १६८; -हे तां. २३, ४, २.

वि/वा, विवाति तै. २, ३, ९, ६; विवा-

हि श. ४, १, ३, ७; वि...वाहि

तै. २, ४, १, ७; तैआ. ४, ४२, १;

व्यवात् श. ४, १, ३, १०.

वि-वात- -ता: प. ५, ८.

वि-वाचन(✓वच्)- -नम् ऐआ. ५, ३,

२; का. १, ३, ४, २; तै. २, ७, १६.

४; जै. १, २, २, ५; -नम् इव

का. १, ३, ४, २.

✓विवास्, विवाससि श. १, ४, १,

२७; तै. ३, ५, २, २.

वि/विच्, विविनाकि श. १, १, ४,

२२; का. २, १, २, २३; विवि-

न्चन्ति तै. २, ४, ४, ३; विवि-

नक्तु श. १, १, ४, २२; तै. ३, २, ५,

११; व्यविनक् जै. ४, ११, १, ८.

विविच्युते शां. १८, ४; श. १, १,

४, २२; १२, ८, १, १६; का. २, १,

३, २३-वि...विच्यते जै. ४, ११,
१, ८; विविच्यन्ते तैआ. ६, ५, ३.

वि-विक्ष-पाप्मन्- -प्मा शां. १८, ४.

वि-विक्षि- -क्ष्ये तै. ३, ४, ७, १.

वि-विक्ष- -क्षारम् शां. २७, १.

वि-विक्षि- -च्ये ऐ. ७, ६; श. १२,

४, ४, २; तै. ३, ७, ३, ५; -चिम्

श. १२, ४, ४, २.

वि-विच्य जै. ४, १०, २, ५.

विविदान्, ना(✓विद्)- -न: श. ३,

५, १, २८; -ना: जै. १८; -ना: इव

ऐ. ५, २८.

विविद्वन्- -द्वान् तै. २, ७, १३, ३१.

वि-विष्टि(✓विष्)- -ष्ट्यै तैआ. १०,

५८, १.

वि-वीथ- -म् इव तां. ४, ५, १९.

वि/वृष्ट, विवृणोति ऐ. १, ३०; ६, ७;

गो. २, ५, १३; विवृणोति गो. २, ६,

१४; वि...ववार तै. २, ६, ८, १;

वि...वर्थ तै. २, ८, ३, १; विव:

श. ७, ४, १, १४; तै. २, ८,

९; तैआ. १०, १, १०; व्यवारिपम्

श. ११, ५, ३, ७.

वि-वृष्वत्- -ष्वन् श. ७, ४, १, १४.

वि-वृत्, ता- -त्तम् इव शां. २०, ३;

-तायाम् श. ११, १, १, २.

विवृत्-करणस्थित- -त: गो. १,

१, २७.

वि-वृक्ण(✓वृच्)- -क्णा तै. २, ५, ४, ३

वि/वृत्, विवर्तते श. ११, २, ५, ३;

तै. ३, ९, २३, २; विवर्तते तैआ.

७, ३, १; वि...वर्तते श. १२, ४,

४, २; तां. २, १, ४; जै. २९; जै. २, ४,

२, १२; विवर्तन्ते श. ८, ४, १, २, ५;

वि...वर्तन्ते तां २४, ११, ३; विऽ

इव...वर्तन्ते तां १३, ९, १६; वि...

वर्तते जै. १, ४, २, ११; व्यवर्तत

तां. ७, ८, १; व्यवृत्तत् श. २, २, २,

१७; वि...वर्तत श. १३, ५, १, १६.

विवर्तयति ऐआ. ३, १, ३; ५:
शांआ. ७, ११, १३.

वि-वृत्त- -त्ते श ११, २, ५, ३; ४.

वि-वृद्धि(✓वृथ्)- -द्धये गो. १, २, २, ४.

वि/वृह, विवृहति श. १२, ९, २, ७;

विवृहत: श. ५, १, २, १८; तै. ३, ८,

४, १; विवृहन्ति श. १, २, २, ११;

विवृहन्ति श. १, ७, ४, १९; वि...

वृहन्ति श. १, ९, ३, ४; ४, ५, ८,

१२; ५, २, ४, ८; वि...वृहन्ति श.

१, २, २, ११; का. २, २, १, ८;

व्यवृहन्त वा. २, ६, २, १; का. १,

६, २, १; व्यवृहन् श. ४, ३, ३, १६;

विवृहेत् श. ४, ३, ३, १६; ५, १, २,

१८; १२, ९, २, ७; जै. १४०;

विवृह: तैआ. ३, १५, १.

वि...वृह्यत, व्यवृह्यन्त जै. ४७;

विवृह्येत श. १, ३, ५, १४.

वि-वृढ, ढा- -ढम् श. १, ७, ४, २२;

९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; १४,

३, २, २-१४: १८-२०; -ढा श.

४, ५, ८, १२; १३.

वि-वृही- -हे जै. १०२.

वि/वैच्, विवेन: तै. २, ४, ७, ४.

वि/व्यथ्, विव्यथ: तैआ. ४, २०, २.

✓विश्व, विशति शां. ८, ७; विशति इव

शां. ८, २; विशन्ते श. १४, ८,

१३, ३; गो. १, २, २; विशन्ति

तैआ. १०, १०, ३; विशामि सं.

१, ७, ७; विशेश तैआ. १, २७, ४;

१०, १, १; षै. २, ८; विशत् तां. १,

१, १; विशताम् तै. १, १, ७, २;

३; विशन्तु तै. २, ५, २, २; सा.

३, १, ५; विश तैआ. १०, ३४,

१; ३७, १; विशानि श. ६, १,

२, २१; अविशत् श. ७, ५, २,

४४; ८, ६, २, ५; १९; अविशत् श.

७, ५, २, ४४; अविशत् श. ८, ६

२, ५; विशेत शांआ. १२, ५.

† 'वित्तै' इति मुपा. अशुद्ध: ।। =तु. य. ३०, १३ । भा. इत्यस्व व्याख्यानामपि य- अनुसार्थेव । ‡ 'विविद्वान्' इति मुपा. स्वरोन्नतः । तु. क. ३, ३१, १० । तै. इत्यत्र तु सा. वि/विदिदेशा ? । † 'विवर्ह' इत्यनेन गमानार्थम् ।

विश्व- विश्वु श. ३, ३, ४, ७, ५, ३,
 ५, १९; ४, ४, ५; तै. २, ७, १३, २;
 ३, ६, १०, ३; विद्. ह् ऐ. २, ३, ३;
 ३, १९; शां. १६, ४; सा. २, १, ३,
 ५, ६; ४, १, २; ४, ३, ६; ३, ३, २,
 ८; १, १, १७; ४, २, २, १४; ५, २,
 १६; १७; ५, २, १, ६; ४, १, ५, ५,
 १, १०; ६, १, २, २५; ६, १, ७; ८,
 ४, २, ५; ९, ३, १, १३; १५, ४, ३,
 १०; १०, ४, १, ९; ११, २, ७,
 १६; १२, ७, ३, ८; १५; १३, २, २,
 १५; १९; ९, ६; ७; ८; १४, ३, १,
 ९; ४, २, २, ७; का. १, १, ३, ४; ७;
 ४, १, २; ३, २, ६; तै. १, ८, ३, ३;
 ८, ५; २, ५, ८, १०; ७, २, २; ३, ९,
 ७, २; ३; ४; तां. २, ७, ५; १०, ४;
 ६, ६, १; १०, १०; ११; १८, १,
 १४; ५, ६; ८, ६; १०, ९; १९, १, २,
 ५; ६; १६, ६; जै. १०, १; १३, ७;
 १५, ३; घ. १, ४; विदा: ऐ. १,
 ९; ३, १९; ६, १, ३, ६; ७, ६; ८,
 ४; २, ४; २, ५; २, ६; २, ७; ऐआ. १,
 १, १; शांआ. ४, ९; सा. १, ३, २,
 १५; ४, १०; १५; २, १, ३, ८; ४,
 ३, ६; ५, १, १, २; २, ६; २, ४; २, ७;
 ३, ४; ३, ६; ३, ६, १, २, ४; ७, १, २, १;
 ३, ९; ९, १, १, ६; १, ७; १, ८; ३, ३;
 ७; ४, २, १, १, २; ४, २, ३; ३, ३, ६;
 ९; १, २; ६, ४, ६; १, ३, ३; २, १,
 १, ७; ३, १, ६; ५, १, ९; ४, ३, ८;
 १, ७; ४, ५, ५, १, १०; २, ९; ६, १, २,
 २, ५; ७, ३, ७; ७, १, १, ४; ८, ७, १,
 २; २, २; ३; ३, २, १; ९, १, १, १५;
 १, ८; २, ५; ४, ३, १; ३; ४; ९; १२, ४,
 ४, २; १३, २, ९, ६; १०, २; ४, २,
 १, ७; ३, ३; ६-१५; ६, २, १०; १४,
 १, ३, २, ७; ३, १, ९; का. १, ३, २,
 ६; ७; ४, ३, १०; ५, १, ४; २, ५;
 ३, ०; ३, २; तै. १, १, १, ४; ६, ५, १;
 ७, ५, ३; २, ४, १, १, १; २, ८; ४, ४;

६, ४; ७, ९; ५, २, २; ६, ५, ५; १०,
 २; १, ८, ३; ७, २, २; १५, ४; १, ८, १;
 २; ३; ८, ३, ३; ७; ७, ७; ३, ६, १०,
 ३; १, ३, १; ९, ७, २; ११, ६, २;
 विश्व: सा. १, ३, ४, १५; ७, ३, १६;
 २, ५, २, २, ७; ७, ३, ३, १, २; ४, २,
 ३; १२, ७, ३, ८; १५; १३, २, २,
 १९; तै. १, ८, ८, ५; ३, ३, ६,
 १०; ५, ७, ६; ६, १, २, २; ७, ६, ७;
 ११, ४; ८, ५, २; तैआ. ४, १, १, ३;
 १०, १, ९; तां. २, ७, ५; ८, २; १०,
 ४; ३, ९, २; ६, ६, २; १०, १०;
 १८, १, १, ४; १९, ५, ७; जै. ३, ४;
 १, २, ४; घ. ५, १; गो. २, ६, ३;
 १, ६; विश्व: ऽविश्व: ऐआ. १, १, १;
 शांआ. १, २; तां. १४, ११, ३, ७;
 विश्वम् ऐ. २, ३, ३; ३, १९; ६,
 २, १; ८, ४; २, ४; ऐआ. ५, ३, २;
 सा. १, ३, २, १, ४; २, १, ४, १, २; ५,
 २, ३, ४; ३, ६; ३, ९, ३, ३; ४, ३, ३,
 १०; ५, १, ३, ५; ३, ४, १, ४; ४, ३,
 १, ७; ६, ६, १, ७; ८, ४, २, ५; ७, २,
 ३; ९, ३, १, १, ३; १, ६; ४, ३, १;
 ३; ४; ८; ९; १०, ४, ३, २, २; ११,
 २, ७, १, ६; १२, ७, ३, १, २; १५;
 १३, २, २, १, ५; १, ९; ९, ६; ७; ८;
 १०, २; ६, २, १०; १४, २, २, ३, ०;
 ४, २, २, ४; का. १, १, ४, १, २; ५,
 १, ३, ०; ३, २; तै. १, ३, ३, ७; ६,
 २, ३; ७, ५, २; ८, ७; ८, ३, २; ३;
 २, ५, ७, ४; ३, ७, ६, ६; ९, ७, २;
 ३; ४; तैआ. ४, १०, २; तां. २,
 ८, २; ३, ९, २; ६, १०, १०; ११;
 ११, ११, ८; १२, ४, १, १; १५, ६,
 ३; १८, १, १, ४; १०, ९; १९, १, २,
 ५; ६; १६, ६; १७, ६; २१, १,
 १; जै. १, ३, ७; १, ४, ९; १, ५, ३;
 गो. २, ६, ३; विश्वम् ऐ. २, ३, ३;
 ३, १, ९; ५, ६; शां. ४, १, २; २, ३;
 १; सा. ३, ६, १, २, ४; ९, १, १, ८;

४, ३, ३, ६; ९; १५; ७, १, ३, ३;
 ४, ३, ८; ७, १, १, ४; ८, ७, १, १, २;
 ९, ४, ३, ९; ११, २, ७, १, ६; १२, ७,
 ३, १, ५; १३, २, २, १, ९; ६, ३, १, ०;
 १४, १, ३, २, ७; का. १, ३, २, ७;
 तै. १, ७, ६, ७; २, ४, ४, ४; ६, १, ९,
 २; ७, १, ८, ५; ८, ५, ३; तैआ. ४,
 ३, ३; ५, ३, ८; ४, ९; तां. ६, ६,
 ५; विश्वम् ऐ. १, १, ६; ४, ३, २;
 ८, १, २; १, ७; शां. १९, ९; २, २, २;
 सा. ३, ७, ४, १, ०; ५, ३, ४, १, ०;
 १, १; ५, १, १, १; २, ९; १३, ४, ३,
 १, ५; तै. १, ८, ८, ५; २, ४, २, ८;
 ५, १; ७, १; ७, १, ०; ८, २; ५, ७, ४;
 ७, १, ८, २; ३, ३, ६, १, ०; ६, १, ०, ३;
 १, २, ९, ६; तैआ. ४, ७, ५; आ.
 १, ४, ५, ६; मं. २, ५, ९; विश्वि श.
 ३, ९, ३, ३; ६, ६, १, ८; ८, ७, १,
 २; ७, २, २; ९, १, १, १, ८; ३, १,
 १, ४; ४, ३, २, ५; ९; ११, २, ७, १, ६;
 १३, २, ९, ६; ७; तै. १, ७, ६, ७;
 २, ६, ५, ६; ३, ९, ७, ४; तां. ६, ६,
 १; ३; विश्वे श. ५, १, ३, ५; ६; ३,
 ३, १, ३; ४, २, ३; तै. २, ८, ४, ५;
 ७, १, ०; ३, १, १, ६, ४; तैआ. ६, १,
 ३; विश्वे ऽविश्वे ऐ. १, २, ८; सा. २,
 ३, ४, १, ४; का. १, ४, १, १, २.
 विश्व-पति- -ति: तै. २,
 ५, ७, ४.
 विश्व-पति- -ति: तै. २, ४, ७, ७;
 तैआ. ६, ५, ३; सा. १, ४, २, ०;
 २, २, २; -तिम् ऐ. ४, ३, २; शां.
 १९, ९; २, २, २; तै. ३, ६, १, ०, ३;
 -०ते सा. २, ६, १, १.
 विश्वपत्नी- -त्नी तै. १, २, १, १, ३.
 विश्व- -शतम् सा. ८, ६, २, ५; १, ९;
 -शन्तम् शां. ८, ७.
 विष्ट- अद्र.
 विश्व/शंस, विश्वसत ऐआ. ५, ३, ४;
 शां. २, ३, ७; २, ९, ५; तां. १, ५,

† 'पत्यावैश्वर्ये' (पा. ६, २, १८) इति पूर्वपदप्रकृतिस्वरत्वेन कृत्तरपदप्रकृतिस्वरत्वेन च द्वैविध्यं ज्ञेयम् ।

१०, २; विशंसेत् ऐ. ३, १९.
 वि/शब्, वि...शीयताम्, वि...शी-
 याते जै. २०५.
 वि/शास्-→शास्, विशास्ति ऐ. २, ७;
 श. ३, ८, ३, ३; तै. ३, ९, ६, ५;
 विशासन्ति श. ३, ८, १, १४;
 विशासति श. २, २, २, १; ३, ८,
 २, ४; २०; ४, ३, ४, १; ११. १, २,
 १; का. १, २, २, १; विशासिष्यन्ति.
 विशासिष्यामि ऐ. ७, १६; व्यशात्
 ऐ. २, ७.
 वि-शासितृ-तारम् ऐ. ७, १६.
 वि-शास्यमान-नस्य श. ३, ८,
 १, १४.
 वि-शास्त्व-स्ता तां. २, १, १८, ४.
 वि-शिशासिषु-षु: ऐ. ७, १७.
 वि-शाखा-खाभ्याम् तै. ३, १, ४,
 १४; -खे तै. १, ५, १, ३; २, २;
 ७; ३, १, १, ११.
 वि-शाल-लम् श. ८, २, ४, २; ५, २,
 ६; तां. १२, १३, ११; १२; जै.
 ७६; -लानि जैआ. १, ५५५;
 -ले आ. जैआ. १, ५२५.
 वि-शिक्ष-खासः तैआ. १, ४, २.
 वि-शिमिय-याणाम् श. ५, १, २, ८.
 वि-शीर्षन्-शीर्षां तै. २, ३, ३, १;
 -शीर्ष्णां श. ४, १, ५, १५.
 विशीर्ष्णी-म् तैआ. १, २८, १.
 वि/शृ, व्यशीर्यत तां. १४, ९, २७.
 वि-शेष-पाय जै. २३.
 वि-शेषण-म् तैआ. १, ३, ३;
 ९, ४.
 वि-शोक-कः तैआ. १०, १०, ३;
 आ. २, ७, १०; -का: ऐ. ७, १३.
 विशोविशीय-यम् तां. १४, ११,
 ३६; ३७; १८, ५, २२; आ. जैआ.
 १, ८७; -येन तां. १४, ११, ३७.
 विशौजस्(=विडौजस्)-जसम्,
 -जा: श. ५, ४, ४, ११.
 वि-श्यापण-म् ऐ. ७, २७.
 वि/श्रथ, वि...श्रयाय श. ६, ७, ३,

८; मं. १, ७, १०.
 वि-श्रम्य(√श्रम्) श. १२, २, १, २-
 ५; गो. १, ५, २.
 वि-श्राम्यत्-म्यन्, -म्यन्तः जै.
 ५५.
 वि/श्रि, विश्रयन्ताम् तै. २, ६, ७, ३;
 ८, २; ३, ६, २, २; ३, ३; वि...श्रय-
 न्ताम् तै. ३, ६, २, २; विश्रयस्व
 तै. २, ७, १५, ४; विश्रय तै. २,
 ७, १५, ३.
 वि-श्रयमाण-गः तै. २, ८, ६, २.
 वि/श्रु विश्रुगोति ऐआ. २, १, ७;
 विश्रुणुष्व तै. २, ४, ७, ४; विश्रुवम्
 तैआ. ७, ४, १.
 विश्रवस्-वसः आ. १, २५८;
 -वसम् तै. ३, ६, २, २; -वसे
 जैआ. १, २५८; गो. २, ५, ७.
 विश्रवस्-वसे श. १२, ८, ३,
 २६.
 विश्रुत, ता-तः गो. २, २, ५; -०ते
 तां. २०, १५, १५.
 वि-श्रुति(=वि-स्रुति)-०ति श. ४, ५,
 ८, १०.
 वि-श्रिलष्ट-म् ऐ. ५, ३, २.
 विश्रव, श्वा(√विश्र)-श्वः ऐ. ४, ३, २;
 ५, ५; १९; शां. २०, ३; शांआ. २,
 ४; श. ३, १, ४, १८; १९; ६, ६, १.
 २१; १३, १, ८, ८; तै. २, ५, ४, ४;
 तैआ. १०, १४, १; ६३, १; -श्वम्
 ऐ. १, २९; २, २; १७; ३८; ६,
 २०; ऐआ. १, २, २; २, २, १; ३,
 १, ६; ५, १, १; ३, १; २; शां. २४,
 १; शाआ. ७, १९; श. २, ५, १,
 १६; ४, १०; ३, १, २, ११; ४, ६,
 ४, ५; ५, १, ३, ५; ४, ४; ६, ३, ३,
 १६; ५, ३, ३; ५; ७, ४, २, २५; २६;
 २८; ५, २, १२; ८, ३, २, १; २; ४;
 ७, १, १६; २२; ९, ३, १, ३; ४-६;
 १०, ५, ४, १५; १२, ८, १, २१; १४,
 ९, १, ४; का. १, ४, ३, १३; ५, ३,
 १०; तै. १, ४, २, ३; २, ४, २, ८, ५,

७, ६, ८; १२; ५, १, १; २, १; ६,
 ३, ४; ५; ६, ५; १७, ४; ८, १, ६;
 २, ६; ३, ४; ५, १; ७; ७, १०;
 ८, ८-१०; ३, २, ८, ४; ३, ६,
 ९; ५, ८, ३; १०, ५; १३, ३; ६,
 १, २; ७, ६, ७; १०, २; ३, १०,
 ५, १; ११, १, १-१९; २०;
 २१; १२, ३, १; ५, ४; ९, ८;
 तैआ. ३, ११, ३; १३, १; १६, १;
 ४, १, १; ५, ७; ६, १, ३; ५, २, ९,
 १०, ६; १०, १, १; २; ११, १; १६,
 १; २६, १; तां. १३, १, ७; १६,
 ४, ५; १०, २; २२, ८, ४; २, १, ८,
 २; ३; जैउ. ३, १, ३, ६; प. १,
 ४; ३, १; मं. १, ३, ७; गो. १, २,
 २०. -श्वस्मात् तैआ. ६, २, १;
 -श्वस्मै श. ७, ४, २, ८; २८; ८,
 ३, १, १०; २, ४; ७, १, २२; ३, १९;
 तै. २, ५, ४, ४; ३, ६, १०, १;
 तैआ. ६, ६, २; -श्वस्य ऐ. ४,
 १०; ६, २०; ८, १२; १७; ऐआ.
 १, २, २; ५, २, २; श. १, ३, ४,
 २-४; ६, ४, २, २; ८, २, ४; ७, ४,
 २, ७; ५, २, १२; ९, २, ३, ४, २; ४,
 ४, १३; १२, ४, ४, ४; १४, १, ४,
 ११; तै. १, ४, ६, ३; २, ८, १, ३;
 ३, ५; ३, १, १, ४; २, ११; ५, ८, ३;
 १३, ३; ७, ७, २; ११, १, १-२१;
 १२, ३, २; तैआ. १, १०, १; ३,
 १५, १; ४, ७, ३; १०, १, १४; ११,
 १; २; ६३, १; तां. १४, १२, ३; २२,
 ३, ७; १३, ४; १६, ४; जै. २०४;
 सा. २, ६, ७; -श्व ऐ. १, ९;
 १३; २९; ५, १८; ८, २६; ऐआ.
 २, ५, १; शां. ९, ३; २३, ३; २४,
 ८; शांआ. २, १८; १२, २; ५; श.
 ३, ३, ४, ४; ५; ३०; ५, २, २, ६;
 ७; ४, २, ९; ६, ३, ३, १९; ४, ४,
 १६; ७, २, ४; ३, १०; ७, २, १,
 २०; ८, ७; ११, ३, १, ८;
 १३, ४, २, ७; १४, ९, ४, २, ८; तै.

२,४,३,४; ७,५,८,५; ५,३,३,४;
 ५; ५,८,९; १०; ८, १, १; २: २, ५, ६;
 २; ६: ८, ४; १०; ३, १, १, १; २; ४;
 ७: १०-१२; २, ८; ५, ७, १; १२,
 २; ६, ३, ४; १०, ४; ७, ९, ५: ९;
 १०, ४; १०, ९, १५; तैआ. १, १०.
 २; २, ५, ३; ३, ११, ९; १२, २; ४;
 १३, १; १०, १, ३; ४; १६; १०, २;
 २१, १; २२, १; जै. ७७; प. १,
 ४; ६; मं. २, १, ९; ५, ८; -इवा:
 ऐ. १, २२: ३, २०; ५, ७; ऐआ. १,
 ५, २; ५, ३, १; शा. १, २, १, १२;
 ३, ३, ३, १५; १६; ९, ३, ६; ७; ६.
 २, १, २६; ९, २, ३, १२; २०; २५;
 १२, ७, ३, ४: १४, २, १, १५; २,
 १६; तै. १, १, ७, १; २, १, २२; २,
 ४, १, १; १, ४; ४, ४; ६, १०; ७, ३;
 ९; ७, १५, ५; १६, ३; ८, १, ६; ३, १;
 ३; ६; ४, ८; ६, ६; ३, ५, ७, २; ७, १,
 १; ८, ३; ११, ६, ४; १२, १, १;
 तैआ. २, ३, १; ३, ११, ३; ४, ५, ७;
 ८, २; ९, २; ५, ८, १; ६, १, ३; १०,
 १०, १; तां. ६, १०, ११; ११,
 ११, ४; १२, १०, २; १३, ३, ३; १३,
 ८, ४; जैड. १, ११, २, ७; ११;
 सा. २, २, ३; -इवान् शा. १२,
 ५, १, १४; तै. २, ६, ६, १; २;
 तैआ. ६, ४, २; -इवान् ऐ. ६, ४;
 ७, १६; २०; ८, १०; शां. २३, ८;
 २९, ४; सा. २, ४, ३, ६; ३, ९, २, १६;
 ६, १, २, ९; ८, २, २, ९; १२, १, ३,
 १७; ४, ४, ६; १४, २, २, ९; १०;
 १६; का. १, ३, २, ६; तै. २, ४,
 १, २; ८, ४; ७, १४, २; ८, ६, ४; ३,
 १, २, ४; ८, १४, ५; तैआ. ४, ९,
 २; ५, ८, १; तां. २०, ३, २; जै.
 ८; जैड. १, १६, ३, १; मं. २, २,
 ११; दै. २, ८; गो. १, ३, १२; ४,
 १०; ५, १९; २, १, २०; २, १५;
 -इवानि शा. ३, ३, ४, १४; ६, ३,
 ११; ४, ३, ४, १२; ६, ४, ५; ९, ५.

१, ४२; १३, ४, २, १०; ६, २, ९;
 १४. ८, ३, १; तै. १, २, ३, ४; ६, ७,
 ५; २, ४, १, ५; ६, ३; ५, ८, ६; ७,
 १२, २; ८, १, ६; २, ३; ९, ३; ३,
 ७, १०, ६; तैआ. १, ८, ८; ६, ३, १;
 १०, १, ९; १६; १०, २; ४९, १; तां.
 ५, ८, ६; ६, ९, १५; १४, ५, १८;
 १८, ३, १८; जै. १८०; १९५;
 -इवाभि: ऐ. ५, ४; शां. ८, ५;
 तै. २, ४, ३, ६; ७, १३, ४; तैआ.
 ३, १७, १; -इवाभ्य: शा. १, २,
 १, १२; ४, ५, ६, ३; १४, १, ३.
 २४; का. २, १, ४, १०; तै. १, ७,
 ६, ८; तैआ. ४, ५, ४; -इवाय शा.
 ४, ३, ४, ९; ६, २, २; १४, ९, २, ५;
 -इवासाम् शा. १४, १, ४, ११;
 तैआ. ४, ७, ३; ५, ६, ७; -इवासु
 ऐ. ५, ५; ऐआ. ५, २, २; शां.
 २२, ८; सा. १, ४, १९; २, ६, १०;
 ३, ४, ९; -इवे ऐ. २, १३; ३,
 २०; ३०; ३१; ४२; ५, १; ८, ६;
 १२; १४; १७; १९; २१; ऐआ. १, १,
 ४; ३, ४; ३, १, ६; ५, १, १; ४; ६;
 शां. ४, १४; ५, २; १४, ५; २३, २;
 २६, १३; शांआ. १, ७; ७, १५;
 १६; शा. १, १, १, ७; ७, ४, २२;
 ८, ३, २५; २, १, ४, १; ३, १, ७; ४,
 ३, ५; ६; ८; ४, १३; ३, १, १, ११;
 १२; २, २, १३; ४, २, १; ५, ३, ५;
 ६, १, १; २६; २८; २९; ९, १, १३;
 १४; १६; १८; २, ६; ७; १२; १४; ४.
 २, २, ३; ३, १, २६; ४, २०; ४, १,
 ९; १०; १३; १८; ४, ११; ५, १,
 १०; ५, १, ५, २३; ५, १, १०; २,
 १०; ६, १, २, १०; ३, १, १७; ५,
 २, ६; ३, १०; ४, १७; ८, १, ७; ७;
 १, १, ४३; २, २, १०; ८, २, १, ७;
 ३, २, ४; ६, १, ९; ३, ३; ९, २, ३, ७;
 ३५; १०, १, ३, ८; ३, २, ९; ४, १,
 ९; ५, ४, १८; १२, १, ३, १७; ४,
 ४, ६; ७; ६, १, १९; २७; १३, १, २,

८; ५, ३, १: ४, ६; ७, १, ६; १४, १,
 १, १; १६; २, २, ३; ७; ४, २, २; ६,
 १, ११; २, ११; का. १, ४, १; ३, १, ३;
 २, ६; ७; ८, १, १, ६; १, १, ४, १,
 ५; ८, १; १०, ३; ५; ५, ११, ३; २, १,
 १०, २; २, १०, ५; ४, ४, ९; ८, ५; ५,
 ५, १; ३; ६, १८, ३; ७, ८, १; ३; १४,
 २; १५, ५; ८, ३, ५; ५, ४; ६, ३; ४;
 ८, ४; ३, १, २, ४; ७; ५, ५; ३, ९,
 ८; ७, ६, ३; १६; २१; १०, २; १४,
 २; ८, ७, २; १०, ३, १; ६, १; ९,
 १४; ११, ३, १; ६, १; १२, ३, २;
 तैआ. १, ५, १; ९, ६; १३, २; २७,
 १; २, ११, १; ३, ८, २; ५, १, ६; १०,
 १, १; तां. ६, १, १०; ७, ८, २; १६,
 १०, २; १८, १, ९; १७; २०, ३, २;
 जै. ८८; ९९; ११७; १८१; १८८;
 जैड. १, ४, ४, ७; १३, २, ४; ७; १८,
 ३, ९; २, १, २, ४; ४, २, ५; प. ३,
 १२; मं. १, १, १२; २, १५; २, २,
 १५; दै. १, १७; गो. १, १, १३;
 २, १९; ५, १५; २, १, १७; २०;
 -इवे ऐआ. १, १, ४; शां. १६,
 ४; २४, २; २६, १०; १७; तै. २, ४,
 ४, ९; तैआ. २, ३, १; ५, १; -इवे
 शा. १, ५, १, २६; ४, ३, १, २७;
 तै. २, ७, ७, ५; ८, ६, ५; ३, ७, ७,
 ११; -इवेन तै. ३, ७, ६, २३;
 -इवेभि: ऐ. १, २८; ३, ४; ५, १;
 शां. ९, २; १४, ५; तै. २, ८, २,
 ४; ३, ७, ५, १०; -इवेभ्य: ऐ. ३,
 १३; शा. १, ८, ३, २४; ३, ९, २,
 ६; १२; १४; ४, १, १, २२; २, २१;
 २, २, ३; १६; ३, १, २७; ४, १,
 १३; १४; ५, ५, २, १०; ८, ४, २,
 १२; ११, ५, ४, ४; ९, ७; १२, १, २,
 २; ४, ४, ६; ७; ६, १, १९; २७; १३,
 १, २, ८; १४, २, २, ३; ९, ३, ८;
 तै. ३, १, ५, ५; ४, १४, १; ७, ६, ३;
 ८, ७, २; ३; तैआ. ३, १०, ३; सा. १,
 २, ५; गो. १, ४, ९; -इवेपाम् ऐ. ५, २;

शां. १४, ५; श. ३, १, २, १८; ६, ३, ६; ९, २, १६; ५, २, २, १४; ८, ४, २, १२; ११, ५, ९, १२; १२, १, ३, १७; तै. १, ५, १, ४; ११, ४; २, ५, ७, १; ७, १२, ५; ३, ३, ४, ६; ७, १४, ३; ८, १४, ४; तैआ. १, १५, १; जै. ८८; १३३; आ. १, ३४२; २, १७, ८; जैआ. २, ४, ४; ५, १०; य. ४, ४; दै. १, १८; गो. १, ४, १०; २, ३, १९; -श्वेषु तै. २, १, १०, २, ३; जै. १३३; जैज. १, १८, ४, ९; -श्वैः ऐ. १, २४; द्, ४; ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १५; श. ३, १, १, ११; १२; ४, २, १; ७, १, १, ४३; २, २, १०; ८, २, २, ९; ६, ३, २३; ९, २, ३, ३५; तै. १, ७, १०, १; २, ४, ३, ४; ६, ५, १; ८, ३, २; ८, २; तैआ. ४, ४, १; ६, २; ५, ५, २; गो. २, २, २.

विश्व-कर्मन्-मैणः तैआ. ३, १३, १; -मैणा श. ६, २, ३, ३; ७, ४, २, ५; ८, ३, १, ४; ५; -मैणि ऐ. ४, २, २; -मैणै श. ४, ६, ४, ५; ६; द्, ६, ४, १२; ९, २, ३, ४२; १२, ६, १, ७; तै. ३, ७, १०, ३; -मैन् ऐ. ८, २, १; श. १, ५, १, २५; ४, ६, ४, ६; ३, ७, १, १५; -मौ ऐ. ४, २, २; ८, २, १; शां. ५, ५; शांआ. २, १७; श. १, ७, १, १७; ३, ५, २, ७; द्, २, ३, ३; १०; ७, १, १, ४३; ४, २, ५; ५, २, २, १; ८, १, १, ७; २, ९; ४, ३; २, १, १०; ३, १, ३; ३, १, ४-६; ५; २, ३; ६, १, १७; ९, २, २, २; ६; ४, १, १२; ५, १, ४२; १२, ५, २, ४; ६, १, ७; ३, ७, १, १४; तै. १, १, १, ५, २, ३, ३; २, ४, ६, १२; ३, २, ३, ७; ७, ९, ७; तैआ. १, २०, १; गो. २, १, २३; -मैणम् ऐ. ४, २२; ८, २, १; श. ४, ६, ४, ५; मं. २, ६, १०.

विश्व-कृत्-कृत् श. १४, ७, २, १७.

विश्व-कृष्टि-पृथः तै. २, ७, १२, ३; तैआ. १, २९, १.

विश्व-क्षिति(√रक्षि)-तिः तै. १, ५, १, ५.

विश्व-गोत्र-त्राः श. ३, ५, ३, ५; ६, १, १; २२.

विश्व-चर्षणि-णिः तै. २, ४, ८, ७; ३, ११, ६, ४; मं. २, १, १५.

विश्व-जनु-नस्य श. ३, ६, १, २२; तै. १, २, १, ४; तां. १, ८, ७.

विश्वजनीन-नस्य गो. २, ६, १२.

विश्वजन्य, न्या-न्याः ऐ. ५, ८; -न्याम् श. ९, २, ३, ३८.

विश्व-जित-जित ऐ. ४, १९; शां. २४, १; २५, ११; १२; १३; १४; १५; श. ४, ६, १, १५; १०, २, ५, १६; १२, १, ४, ३; २, १, ४, ३, २; ११: ४, १६; ३, १, ८; १३, ५, ४, ५; ७, १, १२; १४, २, २, ४७; तै. १, ४, ६, ३; २, ४, ७, ६; ३, १०, १, ४; तां. १६, ४, ५; २२, ३, १; ७; ८, १; ९, १; १०, १; ४; १३, १; ४; १४, १; १६, १; ४; १७, १; १८, १; २४, १, १; ३, १; १२, १; १४, १; ५; १८, १; २०, १; २५, १, २, १; ६; जै. ११८; य. ३, १२; गो. १, ४, १४; १५; २२; २३, ५, २-४; १०; -जितः ऐआ. ५, १, १; शां. २१, ५; २५, १४; श. १२, २, ३, २; तां. ९, २, १; १६, ४, १३; गो. १, ४, १४; १५; २३; २, ५, ९; ६, ९; -जितम् शां. २५, ११; १३; श. १२, १, २, २; ३, १५; २, १, ८; ३, १०; ३, ३, ६; गो. १, २, १०; ४, ९; ५, १०; -जिता शां. २४, १; २५, १३; श. १०, २, ५, १६; तां. २०, ९, १; २२, ८, ४; -जिति ऐ. ६, १८; ३०; ३१; शां. २५, ११;

१२; २९, ८; श. ४, ५, ४, १४; ६, १, १५; १४, २, २, ४७; तैआ. ५, ६, ३; तां. २४, ६, २; गो. २, ५, १५; ६, ९; -जिते शां. २५, ७; ८; २६, १६; श. १२, २, ३, ११; गो. १, ४, २२.

विश्वजि(न्तऽअ)-भिजित्-जितौ तै. १, २, २, २; तां. ४, ५, १९; २४, १४, ५; २९, १२, १; ६; -जिद्भ्याम् तां. ४, ५, ११.

विश्वजित्-शिल्प-ल्पः तां. १६, १५, १.

विश्व-ज्योतिस्-तिः श. ६, ५, ३, ५; ७, ४, २, २५; २६; २८; ३१; ३८; ५, १, ३५; ८, ३, २, १; २; ५; १३; ७, १, ९; १०; १५; १६-१९; २२; १०, ४, ३, १४; १६; १८; ५, ५, १०; तां. १६, १०, १; -तिभिः श. ८, ७, १, २३; -तिपः श. ६, ३, ३, १६; ५, ३, ३; ५; ४, ४; ७, ४, २, ३१; ८, ७, १, १०; ९, ५, १, ६०; १०, ५, ४, १५; -तिपम् श. ७, ४, २, २५; २६; ८, ३, २, १; १; ७, १, १५-१९; -तिपी जैआ. २, २२, १.

विश्व-तस्(ः) ऐ. ६, ६; ऐआ. १, ५, ३; ५, २, २; शां. २०, ४; श. २, ३, ४, ४०; ३, ६, १, २४; ४, ६, ९, १४; ६, ३, ३, २०; ७, २, १, ११; ३, १, ४६; का. १, ४, १, २९; तै. २, ५, ४, ६; ८, १; ७, ७, ३; ४; ५; ६; ८, ४, २; ५, ९; ९, ९; ३, १, ३, १; ११, ६, ३; तैआ. १, ११, १; २, ५, १; ७, १; ३, १२, १; द्, ११, १; २; १०, १, ११; ११, १; तां. १, २, ८; ५, ८; १५, २, ३; सा. २, १, ५; गो. २, २, १५; ५, १२.

विश्वतश्चक्षुस्-क्षुः तैआ. १०, १, ३.

विश्वतस्पाद्(←न्तऽपाद्)-स्पाद् तैआ. १०, ३, ३.

विश्वतो←विश्वतस्
 विश्वतो-श्वन्- -वन् ऐआ. ५,
 २,२; सा. २,१,५.
 विश्वतो-धार- -रः, -रम् श. ९,
 २,३,२७.
 विश्वतो-मुख- -व्ख तैआ. ६,
 ११,२; -व्खः तैआ. १०, १,३; ११,२.
 विश्वतो-वीर्य- -र्यः मं. १,८,१.
 विश्वतो-हस्त- -स्तः तैआ. १०,
 १,३.
 विश्व-तूर्ति- -तिः तै. २,६,८,४.
 विश्व-था शां. २४,९; श. ४,२,१,९.
 विश्व-दर्शत- -तः श. ७, ३,१,२४;
 तैआ. ३, १६,१; -तम् श. ७,३,१,
 ३४; १२,४,४,२.
 विश्व-श्व(√श्व)- -वस्य गो. २,
 ४,८.
 विश्व-श्वानि- -निः तै. ३, ३,९,१०;
 ७,४,१२.
 विश्व-श्वानीम् ऐ. ८, २६; तै. २, ४,
 ६,४.
 विश्व-श्वेव- -वम् ऐ. १,२,९; ४,३२;
 ५,५; १९; शां. २०,३; श. १३,
 ४,२,१३; -वाः तै. २, ८,६,३;
 -वाय ऐ. ४,११; -वेभिः श. १,
 ९,२,३१.
 विश्व-श्वेव-नेत्र- -त्राः श. ५, २,
 ४,६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५.
 विश्व-श्वेव्या-वत्- -वते ऐ. २, २०;
 श. १४, २, २, १०; तैआ. ४, ९,
 २; ५, ७, ११; -वन्तम् शां. १२, ७.
 विश्व-श्वेव्यावती- -ती श. ६, ५,
 ४, ३; -तीः श. ६, ५, ४, ४-८.
 विश्व-श्व ऐआ. ४, १, १५.
 विश्व-श्व- -वाः श. १, ७, १, ११.
 विश्व-श्वायसु- -यसः सा. १, ५,
 १०; -याः श. १, ७, १, ७; ७, ४, २,

७; तै. ३, २, ३, २.
 विश्व-श्वेन- -ना तै. २, ८, ४, ४.
 विश्व-नामन्- -मा जै. ४, १, १.
 विश्वन्तर- -रः ऐ. ७, २७; -राय
 ऐ. ७, ३४.
 विश्व-श्री- -श्रीः तै. ३, ११, ९, ९.
 विश्व-भुज्- -भुक् तैआ. १०, ३८, १.
 विश्व-भूत- -म् शांआ. ७, १६; सा.
 १, १, ६.
 विश्व-भृत्- -भृत् मं. २, १, ५; -भृतः
 श. १, ३, ४, २०; तै. १, ७, ५, ४.
 विश्व-भृत्तम- -मा तै. २, ८, ९, १.
 विश्व-भेयज- -जः तै. २, ४, १, ७;
 ३, ७, ११, २; तैआ. ४, ४२, १;
 तां. १, ७, ७; -ञा तै. ३, ७,
 ५, १.
 विश्व-भेयजी- -जीः तै. २, ५,
 ८, ६.
 विश्व-आज्- -आद् शां. २५, ५.
 विश्व-मनस्- -न्नः जै. २०८;
 -नसः, -नाः शांआ. १५, १;
 -नसम् तां. १५, ५, २०.
 विश्व-महस्- -हसे गो. २, ५, ८.
 विश्व-मित्र- -त्रः गो. २, ६, १. विश्वा-
 मित्र अद्र.
 विश्वमिन्व, न्वा(-म्/इन्व)-|| -न्वः
 तै. २, ८, १, ६; -न्वाः तै. ३, ६,
 ३, ३.
 विश्व-मूर्ति- -र्तियु तैआ १०, ३१, १.
 विश्वम्भर, रा(-श्चम्/श्च)- -रः शांआ.
 ६, २०; श. १४, ४, २, १६; -राः
 श. ६, ४, २, १.
 विश्वम्भर-कुलायु- -ये शांआ. ६,
 २०; श. १४, ४, २, १६.
 विश्व-रूप, पा- -पः श. १, ६, ३, १;
 ५, ५, ४, ३; १४, ५, ५, २२;
 ७, ३, २८; तै. २, ५, २, २; ७, ८,
 १; ८, ८, ९; तैआ. ७, ४, १; १०,

६, १; -पम् ऐ. ७, २८; शां. १२,
 ८; शांआ. २, ११; श. १, २, ३,
 २; ३, ६, ३, ६; ६, ४, ३, ८; ७, ५, २,
 १७; ११, २, ६, ८; १२, ७, १, १;
 १४, ५, २, ४, ५; का. २, २, १,
 १६; तै. २, ८, ६, १; ३, १०, १,
 २; तैआ. ४, ५, ७; तां. ५, ४, ६;
 मं. १, ३, ११; गो. २, ५, ६; -पा
 तै. ३, १, १, १; १०, १, १; तैआ.
 १०, ४२, १; मं. २, २, १६; -पाः
 का. १, ४, १, २, १; तै. २, ४, ६,
 १०; ३, ७, ४, ४; ५; १४; ६, ८;
 तैआ. ३, ११, ११; १२; १३; ५.
 १, ४; मं. २, २, १४; -पाःऽश्व
 श. २, ३, ४, २७; -पाणि तैआ.
 १, ३, ४; -पात् श. १४, ५, ५,
 २२; ७, ३, २८; -पात् तैआ. ३,
 ११, १०; -पाम् ऐ. १, २९; तै. २,
 ७, १५, २; जै. १२३; -पाय तैआ.
 १०, १२, १; -पे श. ५, १, ५, २६; तै.
 ३, ७, १३, २; -पैः तैआ. १, १२, ५.
 विश्वरूपी- -पी श. २, ३, ४;
 २७; का. १, ४, १, २१; तै. १,
 २, १, २, १; ४, ३, १; ७, ६, ७.
 विश्वरूप-तम- -मः श. १४, २,
 १, ८; -मःऽश्व श. १, ६, ३, ५;
 ५, ५, ४, ६.
 विश्व-लोप- -व गो. २, ४, ८५.
 विश्व-वत्- -वत् तां. १०, ६, २.
 विश्व-वृपरि- -री तै. २, ८, ९, २.
 विश्वचार, रा- -र श. ४, १, ३,
 १८; -रः तै. १, २, १, १०; तैआ. ३,
 ११, ३; -रम् शां. २४, ८; -ंरा
 ऐ. ५, २०; शां. २६, १५; -रा श.
 ४, २, १, २७; तै. २, ८, ९, २; तैआ.
 ६, १, ३; तैआ. ६, १२, १; -राः तै.
 २, ७, १३, ५; -राम् श. १, ५, २,
 ३५; तै. २, ८, १, २; ३, ५, ४, १.

† -मूर्तिः इति भा. बाह्वृच (२, ३, ६)-विरोधाच्चिन्त्यः । ‡ -नी इति सुपा. । परं 'सर्वदा' इत्यर्थमन्
 सा इशानीमित्यादिवदव्ययपरकमेवैतन्मन्यते । § प्रत्युद्धयैकवचनमिति सा. ? । तु. ऋ. द्र. । φ=साम. १, ५, २, १, ६; -यसः
 इति सुपा. अशुद्धः । ॥ पञ्चे √मिनोतेवेति भा. । § 'विद्लोक' इति मात्रौ. पाभे. । † स्वरोदितो सुपा. चिन्त्यः ।

विश्व-विद्(√विद्)- -वित् ऐ
२, ३८; तां. १३, १, ४; ६; -दा तै.
२, ८, ९, १.
विश्व-वेदस्- -दसः श. १, ४,
१, ३५; -दसम् ऐ. ५, १७; शां.
२२, २; २६, १३; श. १, ४, १, ३४;
३५; २, ४, १, ८; का. १, ४, २, ४;
तै. ३, ५, २, ३; गो. १, २, २३;
-दसे तैआ. १०, ५, १; मं. २, ४,
६; -दाः ऐ. १, ३०; शां. ९, ६;
श. ४, ३, ४, १५; ५, ३, ५, ३५;
तै. २, ४, १, ११; ३, ८; ७, १२, ५;
८, ३, ७; ८; तैआ. १, १, १; २१,
३; १०, १, ९; तां. १, ४, ७; मं. २,
४, ६; गा. २, ४, १५.
विश्व-व्यचस्- -चसे मं. २, ४, ६;
-चाः श. ८, १, २, १; ४, २; ६,
१, १८; ९, ४, १, १०; तै. १, ५, १,
५; २, ४, २, ७; ३, २, ३, ७; तां. १,
४, १०; २१, ३, ७; मं. २, ४, ६.
विश्व-शम्भु, म्भू- -म्भुवः श. ३, १,
४, १५; -म्भुवम् तै. २, ५, ८, ६;
तैआ. १०, ११, १; २; -म्भुवा ऐ.
४, १०; ३२; शां. १९, ९; २०,
३; २१, २; २२, २; २५, ९; शांआ.
२, १८; -म्भुवौ श. ५, ३, ५, ३६;
-म्भू तै. २, ७, ८, २; -म्भूः श. ४, ६,
४, ५.
विश्व-श्चन्द्र- -न्द्राः तै. २, ८, ३, ६.
विश्व-सामन्- -मा श. ९, ४, १, ८.
विश्व-सृज्- -सृक् तै. २, ८, १, ४;
तैआ. १०, ६३, १; -सृजः तै. ३,
१२, ९, २-५; ७; ८; तां. २५,
१८, २; ५; ७; -सृजाम् तै. ३,
१२, ९, ५; ८; तां. २५, १८, १; ७.
विश्वहा(←श्वअहन्) तै. २, ८, ५,
३; ३, ६, १०, २. =विश्वहा अद्र.
विश्वार्क्ष(←श्वअक्षि)- -म् तैआ. १०,
११, १.
विश्वार्क्षी(←श्वअक्षि)- -क्षी श.

८, ६, १, १९; ९, २, ३, १७; तैआ.
१०, ३९, १.
विश्व्वा(←श्वअ)- -त्मान्- -त्मानम्
तैआ. १०, ११, १.
विश्व्वा(←श्वअ)- -धिक- -कः तैआ.
१०, १०, ३.
विश्व्वा←विश्व
विश्व्वा-नर- -रस्य ऐ. ४, ३१; ५,
१८; शां. २०, ३.
विश्व्वा-मित्र- -मित्र शांआ. १, ६;
जै. २०४; -त्रः ऐ. ६, १८; २०; ७.
१६; १७; १८; ऐआ. १, २, २; २,
२, १; शां. १०, ५; १५, १; २६,
१४; २८, १; २; २९, ३; शांआ.
१, ६; २, ७; १६; १५, १; श. ८,
१, २, ६; १४, ५, २, ६; तां. १४,
३, ११; १३; २१, १२, २; जै. १४५;
१९२; १९३; २०४; जै. ३, १,
३, ७; गो. २, ६, १; -त्रम् ऐआ.
२, २, ३; गो. २, ३, २३;
-त्रस्य ऐ. ७, १७; १८; शां.
२९, ३; शांआ. २, १६; तां.
२१, १२, १; जैआ. १, ४४९;
आ. १, १२९; ४४८; ५११; २, ४,
१; २६, १; -त्राः जै. ३, ४, १,
१; -त्रात् शांआ. १५, ३; गो. २,
३, २३; -त्राय ऐआ. २, २, ४;
जै. ३, ४, १, १; ५, १, ४, ५; -त्रेण
ऐ. ६, १८; गो. २, ६, १.
विश्व्वा-मित्र-जमदग्नि- -ग्नी श.
१४, ५, २, ६; तां. १३, ५, १५;
जै. २०४; गो. १, २, ८.
विश्व्वा-व(त्→)ती- -तीम्याम् श.
७, ५, २, १२.
विश्व्वा-वसु- -सुः श. १, ३, ४, २;
३, २, ४, २; तै. ३, ३, ६, ८; तैआ.
१, ९, ३; ४, ११, ७; ५, ९, ९; तां.
६, ९, २२; -सुम् तैआ. ४, ११,
७; ५, ९, ९; -ंसो श. १४, ९,
४, १८; -सोः तैआ. ४, ३६, १.

विश्व्वा-वृध्- -म् तै. २, ५, ६, ४.
विश्व्वा-साह- -हम् श. ४, २, ३,
१४; तै. २, ८, ३, ४.
विश्व्वा(←श्वअ)-भिरक्षण- -गः जै. ७,
४, १, १.
विश्व्वा(←श्वअ)-यु, युस्- -युः ऐ. २,
३८; शां. २०, ३; श. १, २, २, ७;
७, १, १७; १४, ३, १, १८; का. २, २,
१, ६; तै. २, ५, ७, २; ७, ७, ६; ३,
२, ३, ७; ८, ४; तैआ. ४, ११, ४; ५,
९, ७; ६, १, २; १०, २६, १; जै. ७,
४, १, १, ७; ५, १, १.
विश्व्वायु-पोषस्- -पसम् तै. २, ४,
५, ३.
विश्व्वा(←श्वअ)-चिस्- -चिः तैआ.
१०, ११, २.
विश्व्वाहा(←श्वअहन्) शां. २५, ५; श.
४, १, ४, १०; ९, २, ३, ४२; तैआ.
६, ७, १; जै. ४, १, १, ७. =विश्वहा
गद्र.
√विष्, वेष्टिश्च श. १, १, २, १;
का. २, १, २, ३; विष्टेय तै. २, ६,
९, १.
विष्- -पम् शां. २९, १; श. ९, १,
१, १०; ११, २, ६, ६; १०, ५, २,
२०; का. १, ३, २, ३; ११; जै.
२०५; सा. २, ३, ११; -पम्श्च
श. २, ४, ३, ११; -पस्य मं. २, ६,
१८; गो. २, १, ३; -पात् तै. ३,
२, ९, २; -पेण का. १, ३, २, २; तै.
२, १, १, १; तां. ६, ९, ९; -पेणश्च
श. २, ४, ३, २; १२; का. १, ३, २, ११.
विष्-जिह्व- -ह्वः श. १, १, ४,
१८; का. २, १, ३, २०.
विष्-धानक- -कः मं. २, ७, ३.
विष्वा(←पअ)-प-वदनी(√वद)-
-नीः शां. २९, १; १.
विष्वा- -या तै. ३, ७, १३, ४; तैआ.
४, २०, ३.
विष्ट- अद्र.

वि/प←सद्, विपीदति^१, विपी-
दतः शां. २, ९॥

वि-प(←स)म, मा- -मःऽइव तां. १७,
१, ५; ११; -मम् ऐ. २, २६; तां.
१७, १, ५; -माः ऐ. ६, १३; शा. ६,
२, १, १९; ३४; १२, २, २, ३; तै.
१, ८, ७, १; तां. १८, ८, ४; -माणि
शा. ६, २, १, ३४^२; आ. जैआ. १,
४६३; -मे शां. ७, ७; -मेभ्यः
तै. ३, ४, १२, १.

विपम-पदा(←पाद)- -दाः शा. ६,
२, १, ३४.

विपम-सद्- -सद् शा. ६, ७, ३, ११.

विपमाक्षरा(←-मऽअक्षर)- -राः शा.
६, २, १, ३४.

विपयिन्- -यी गो. १, १, ३०.

वि/प←सद्, विपहस्व तै. २, ७,
१७, १.

वि-पासहि- -हिः शांआ. ६, २, ९^३;
शा. १४, ५, १, ७^३; -हिम् तै. २,
७, १५, ६;

विप्राण- -णाभ्याम् शा. ७, ३,
२, १७; -णे ऐ. २, ११; शा.
३, ५, २, १८.

वि-शिक्ष(√सिच्)- -क्तात् शा. ११,
५, ४, १६.

वि-पिन्चत्- -ञ्चन् तै. १, ६, ३, १०.

विपित- वि/पो द्र.

?विपु जैउ. ४, ११, २, ६.

विपु-रूप- -पः शा. ४, ५, २, १२^४;
-पम् शा. ३, ८, ३, ३७; तै. २,
८, ५, ८; -पाःऽइव शा. ४, ५, २,
१२; -पे तैआ. १, २, ४; १०, १;
४, ५, ७.

विपु-वृत्- -वतः ऐ. ४, २२^५; शां.
२४, २३; शा. १२, २, १, ८; ३, २;
४^६; ७; ३, ५, १२^५; १३^५; तां.
४, ६, २०; गो. १, ४, १४^६; १५^६.
१६; १७^६; १८; २३; ५, ६^६; -वता
ऐ. ४, २२^५; तां. २०, ५, २; जै.

१६३; -वति ऐ. ४, २२; ६, १८;
शां. २९, ८; शा. १२, १, ३, २३;
तां. ४, ७, १; २५, ३, ६; १५, १;
जै. १६७; गो. १, ४, १३; २, ५,
१५; -वते शा. १२, २, ३, ११;
गो. १, ४, २२; -वन्तः ऐ. ४,
२२; -वन्तम् ऐ. ४, १८; शां.
२४, ३; २६, १; शा. १२, १, २, २;
३, १४; २, ३, ८; ३, १, ४; ८; तां.
४, ५, १८; जै. १६३; गो. १, ४,
९; १०; १४; १५^७; १६; १७; -वान्
ऐ. ३, ४, १३; २२^७; शां. २५, १^७;
१४; २६, १; शा. १२, १, ४, २; २,
१, ३; ३, २; ६; ७; ११; ४, १५; तां.
४, ४, ७; ५, १९; ६, १; २; ७, १; ९,
९, ९; १३, ४, १६; ५, १०; २०, ५,
२^७; २५, १५, १; गो. १, ४, १४;
१५; १८; १९; २२; २३; ५, २-४.

विपुण- -गः ऐ. ५, २१.

विपू(←पु)-वृत्- -वतः ऐ. ५, ७;
तां. १३, ४, १६; -वान् तै. १, २,
३, १; २, ४, ७, १.

विपू-कुह- -हस्य तां. १, ३, ३.

विपू-वर्ण- -र्णः तैआ. १, १२, ३.

विपू-वृत्- -वृत्तम् तै. २, ८, १, ५.

विप्वन्च्(←पु/अच्)- -पूचः तै. ३,
१, १, १२; ३, ९, १; -प्वक् शांआ
१२, ३; शा. १२, ४, ४, २; तै. २,
४, ५, २; -प्वह् शा. १, ६, ३, ७;
३, ४, २, ५; ८; ५, ५, ४, ८; १२, ७,
१, १; ८, ३, १; तैआ. ३, १२, २;
तां. १८, ५, २; ११, १; ष. २, ८^८;
गो. २, ५, ६; -प्वञ्चः शां. ७,
९; १७, ३; शा. १४, ४, १, ८; ५,
२, ८^९; -प्वञ्चम् शा. ४, ५, २,
१०; तै. ३, ८, ४, १; जै. १३०;
-प्वञ्चौ तां. ७, ९, ५; ५, ११.

विपूची- -ची तै. १, २, ३, १; तां.
१०, १२, ६; -चीः ऐआ. २, १, ६^९;
शा. १४, १, ४, १०^९; तै. २, ८, ३,

३; ६, ८; तैआ. ४, ७, १; ५, ६, ५;
जैउ. ३, ६, ९, १; ४^९.

विप्वक्-सेन- -नः, -नाय सा.
३, ९, ८.

विप्वग्-वादिन्- -दिने तां. १, ३,
१०.

विप्वग्-वृत्- -वृतः तैआ. ४, ८,
३; ५, ७, ४.

विपूचिका- -का शा. १२, ७, ३,
२१; तै. २, ६, १, ५.

विपूचीन- -चीना ऐआ. २, १, ८;
-चीनान् शा. ९, ३, ३, २२.

वि/शु←सु, विप्यते गो. १, २, ९.

वि/पो←सो, विप्यति शा. ६, ४, ४,
२०; विप्याभि शा. ७, २, १, १५;
१०, २, ६, १९; तै. ३, ३, १०, १;
विप्यत तै. २, ८, १, ४; विप्यताम्
तै. २, ८, १, ५.

वि-पित- -तः जै. ७३^१.

वि-प्वन्ध- -न्धम् गो. १, ५, २५.

वि/प्वम्, व्यस्कम्नाः शा. ३, ५, ३,
१४.

वि-प्वन्ध- -न्धे, -न्धौ जैउ. १, ६,
१, ३.

विष्ट(√विश)- -ष्टः ऐआ. १, ३, ८;
२, २, ३; -ष्टाः ऐआ. १, ३, ८;
शा. ८, ६, २, १९; -ष्टानि शा. ८,
७, ३, २१; १४, ८, १३, ३.

वि/ष्ट←स्तम्, म्, विष्टमोति तां.
१२, १०, ७-९; व्यष्टन्नात् तैआ.
१, ८, ३; गो. १, १, ९; व्यष्टन्नुवन्
तां. १२, ३, १०.

वि...अस्तभायत् ऐ. १, १९.

वि-ष्टप- -पः तां. १९, १०,
१२; २३, ३, ५; १९, ३;
-पम् ऐ. १, ३; ४, ४^{१०}; ५, ३०;
ऐआ. २, १, २; शां. १७, ३^{१०}; शा.
३, ६, १, २१; ८, ५, १, २३^{१०}; ९, ४,
४, ३^{१०}; १३, १, २, २^{१०}; ७, ३; तै. ३,
७, ७, ४; ८, ३, ३^{१०}; ८, ३, ४;

१०, ३: तां. १८, ७, १३; १२,
१०, १२: २३, ३, ५; १९, ३; जंड.
३, ३, ३, ७; गो. २, ५, ८; -पाय
तै. ३, ४, ८, १; -पे श. १२, ३, १,
९: तैआ. ६, ७, ३; जै. ११४^३.

वि-ष्टव्य,व्या- -व्य: ऐआ. २, १,
६^३; तां. १२, ४, २०; -व्या: श.
८, ७, ३, ३; -व्यानि ऐआ. २, १, ६;
-व्ये श. १, २, १, १६; ८, ४, १,
३^३; का २, १, ४, १५.

वि-ष्टम्भ- -म्भ: श. ८, २, ३, १२^३:
तां. १, ९, ६; गो. २, २, १३:
-म्भा: तां. १२, १०, १०; -म्भान्
तां. १२, १०, ७.

विष्टम्भ-जम्भन- -म् शांआ.
१२, ४.

वि-ष्टम्भन- -न: श. ८, २, १, १०.

विष्टम्भनी- -म् श. ८, २, १,
१०.

वि-ष्टर(√स्त्रु)- -म् गो. १, २, ५.

विष्टार-पडाकी- -डाकि: श. ८, ५,
२, ४^३.

वि-ष्टत(√स्तु)- -म् तै. ३, १०, १,
२; ९, ७; १०, २.

वि-ष्टति- -ति: तां. २, १, १; ३; ५;
२, १; २; ३, १; ४, १; ६, १; ३; ७,
१; ३; ४; ९; १२, १; २; १३, २; १४,
१; ३; १५, १; २; ३, १, ३; २, १; २;
५, १; २; ६, १; ७, २; ८, ३; ९, ३; ४;
१२, ३; ५, ३, २; -तिम् ५, ३, ९^३.

वि/ष्टा ← स्या, वितिष्ठन्ते श. १,
४, १, ६; तां. ६, ८, ९; विति-
ष्ठसे तै. १, २, १, १२; वितस्थे तै.
३, ७, ५, ३; वितस्थु: तै. २, ८,
१, १; वि...तिष्ठन्ताम् तैआ. ४,
५, ५; वितिष्ठत जै. १३५; विति-
ष्ठरन् तै. २, १, ५, १०; व्युस्थान्
शां. २६, ११; श. ८, ७, ३, १२.

वि-ष्टा- -ष्टा: श. ७, ४, १; १४^३; १३,

५, २, १९^३: तै. २, ८, ८, ८; तैआ.
३, ७, २^३; १०, १, १०; जै. १३५^३;
गो. १, ३, १; -ष्टाम् तै: ३, ७,
५, ३.

विष्टा-त्राजिन्- -जी श. ५, ५,
१, १२.

वि-ष्टिन,ता- -ता: ऐ. ८, २, ७; तै. ३,
१२, ६, ३^३; सं. २, ८, ४; -तानाम्
तै. २, ८, १, ४.

विष्णु(√विच्)- -ण्वे शां. ४, २; श.
३, २, ४, १२; ४, १, ९-१३; १४^३;
४, ९; १३; ५, ३, २, १; २२: ६, ४, ९^३;
४, २, ३, १०^३; ८, ४, २, ४; ११.
१, ४, ३; ४; १२, ६, १, १२; १३;
२०: २२; १३, १, ३, ३^३; ८, ८^३; तै.
२, ४, ३, ४; ९; ३, १, ५, ७^३; ६, ७^३;
२, ३, १२; ७, ४, १७; ८, ११, २^३;
तैआ. २, १२, १; ५, १०: वं.
१; गो. २, १, ९; -ण्वु: ऐ. १, १^५;
४; १५: १७; २५^३; ३०^३; ३, ३२:
३८^३; ५०^३; ६, १५^३; ७, ५; शां. ४,
२; ७, १; ८, २; ५; ९, ६; १८, ८;
१४; श. १, १, २, १३^३; ३, १; २,
५, ४; ५; ८; ९; ३, ३, ५; ४, १६; ४,
५, २; ३; ७, ४, २०; ९, ३, ९^३; १०^३;
१२^३; ३, १, ३, १; २, १, १७^३; ३८;
४, ४, १५: ५, ३, १३; २३; ६, ३,
३^३; १६; १९; ४, २; ९; ४, २, २,
१०^३; ३, ५, ८; ४, ४, ९; ५, १,
१६; ७, ७; ६, ७, ३^३; ५, २, ३, ६^३;
४, ५, १; १८: ५, ५, २; ७; ६, ५, २,
८; ३, १०: ६, २, १२; ३, १७; ७, १,
१४; २, १०^३; ११; १३-१६; ७, ५,
१, १२^३; १४; २१; १०, २, ३, ११;
११, १, ४, ४; १२, १, ३, ४; ४, १,
४^३; ५^३; ६, १, १२; १३; २०; २२;
१३, १, ८, ८; २, २, ९; १४, १, १, १;
५^३; ६^३; १३; १४; १, ४, २०; का. २,
१, २, १२^३; ३, १; १३; २, ३, ४; ५;

८^३; तै. १, २, ५, १; ३, ५, ४; ८, ५;
४, ३, ६^३; ६, १, ६; ७, २, २; ४, ४;
९, २; ८, १, २: २, ४, ३, ३; ४; ५^३;
६, १; ७, १, ४, २; ३, ८, ३, २: ३, १,
२, ६; ३, ३^३; ५, ७; ६, ७: २, ३, १२;
३, ६, ५; ११; ७, ६; ७; ७, ७, ११^३;
८, ११, २; तैआ. २, १९, १; ३.
८, २; ७, १, १; १२, १; १०, १, ६;
१६; ३१, १; तां. ६, ९, २२; ८, ८,
७^३; ९, ६, १०; ७, ५; ८; १०; १३.
३, २; ५, ५; २०, ३, २^३; १५, ६^३;
२१, ४, ६; जै. ६३; १२७^३; १४८^३;
जैड. ४, ५, १, १; ५. १, ६; १, १;
१०; सं. १, २, ६-१२; ४, ६; सां.
१, ४, १७; ५, ६; गो. १, ४, ८^३; २,
१, १२; ४, ६; ११^३; १७; ६, ७;
-ण्वुना शं. ५, ४, ५, २: तै १, ८,
१, २; २, ५, ८, ९; तैआ. १, ८, २;
तां. १३, ६, ५; -ण्वुम् शां. ८, २^३;
८: १६, ५^३; श. १, २, ५, ३: ६;
१०; ३, ४, ४, १३; १४; ४, २, २,
१०^३; ६, ७, ४; ५, २, २, ८; ९; ४,
५, १८; ५, ५, २; १२, १, ३, ४; १४,
१, १, १५; का २, २, ३, ३; ५; ९;
तै. २, ३, २, ४; ७, १४, २; ८, ४,
४^३; तां. २०, ३, २; जै. १४८;
सां. १, ४, १७; गो. १, ४, ८; २, ६,
६; -ण्वु शं. ४, ५, ७; तै. २,
४; ६, १५; ऐआ. ४, १, १;
श. १, ३, ४, १६^३; ४, ५, २; ३, ५,
३, २, २^३; ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १,
१६; तै. २, ४, ३, ४; ९^३; ७, १; ८,
३, २; ३, ३, ६, ११; -ण्वो शं. १,
७, १, २१^३; ३, ५, ३, १४; ४, ३, ५,
८; तै. ३, २, ३, १२; ७, ४, १८;
११, ४, १; तैआ. १, ८, ३; तां. २०,
१५, ७; २१, १०, १३; -ण्वो: ऐ.
३, ३८; शं. १, ३, १, १७; ३, ५; ४,

† पा. ३, ३, ३४ द्र. ‡ त्रिविष्टुतिरिति मुपा. भ्रष्टः प्रतीयते । 'त्रिवृत्तो विष्टुतिः' इति तु साधीयान्
स्यात् । तु. तां. २, १, १ ।

५,३; ३,२,१,१७; ५,३, २१:
 २४; २५; ७,१, १७; १७; १८;
 ५, ४, २, ६; ६, ७, २, १३-१६;
 ७, ५, १, २५; ८, ४, २, ४; १२, १,
 २, १; ३, ४: १३, ५, ४, ११; १४,
 १, १, ९; का. २, २, ४, १३; तै. १,
 ५, १, ४; २, ३, २, ४; ४, ६, २; ८, २,
 २; ३, ३, ६, ५; ७, ७; तैआ. १.८,
 ३; ३, ९, १; १०, १, १६; तां. १,
 १, ८; ६, ५; ९, ७, ९; ११; १२, १३,
 २; १८, ६, २५; ७, १३: जै १४८:
 जैआ. १, २२२; ५, १६; २, ४, ४:
 आ. १, २२२; ५, १६; २, ४, १; १४,
 १; १७, ७; २६, १; प. ४, ४; सं. १,
 ६, ४; गो. १, ४, ७; ८; २, १, ९; २,
 ९; ५, ८; -ष्णौ तां. ९, ७, १०; प.
 १, ५.
विष्णु-क्रा(न्त-→)न्ता(√कम्)-
 -न्ते तैआ. १०, १, ८.
विष्णु-क्रम्- -मा: श. ६, ७, २,
 १०; ४, १०; १२; १३; ८, १, ३; १०,
 १, ५, २; -मान् श. १, ९, ३.८;
 ९; ५, ४, २, ६; ६, ६, ४, १; ७, २,
 १०; ४, ९; ११; १५; ११.७, २, १;
 तै. १, ३, ५, ४; ७, ४, ४; ९, २; -मै:
 श. ६, ७, २, १२; ४, १; ८; ७;
 ८, १, ३.
विष्णुक्रम-वात्सम्- -प्रे श. ६,
 ७, ४, ७; ८; १२; ८, १, ४.
विष्णुक्रमीय- -म् श. ६, ७, ४,
 १५.
विष्णु-देवत्य,त्या- -त्या गो. १, १,
 २५; -त्यानि प. ५, १०.
विष्णु-न्यङ्ग- -ङ्गम् ऐ. ६, ३०; -ङ्गानि
 गो. २, ६, ९.
विष्णु-पत्नी- -म् तै. ३, १, २, ६.
विष्णु-म(त्-→)ती- -त्य: तां. १३,
 ३, १.
विष्णु-मुख- -खा: तैआ. १०, १, १०.

विष्णु(←ष्णु)-चरुग- -०णा तै. २,
 ८, ४, ५; ६: प. १, ५; -०णौ
 तै. २, ८, ४, ६.
वि/ष्य←स्पन्द्, विष्णन्दयत् श.
 १२, ४, २, ५.
वि-पधेनान(√स्पध्)- -नयो: गो.
 २, २, १५.
वि-पधेस्- -धा: श. ८, ५, २, ६.
वि-फुर(त्-→)न्ती- -न्त्यौ श. १४,
 १, १, ९.
वि-फुलिङ्ग,ङ्गा- -ङ्गा: श. १४, ५, १,
 २३; ९, १, १२-१६; १७; -ङ्गाभ्य:
 जै. २०७. = विस्फुलिङ्ग- अद्र.
वि/ष्य←स्पन्द्, विष्णन्दते ऐ. ७, ५;
 विष्णन्दते प. १, ३.
विष्णुन्दमान- -न: तैआ. ७, ११, ४;
 जैउ. १, २, ३, ५; -नम् ऐ. ५,
 २६; तै. २, १, ७, १; -नौ श.
 ११, ६, २, २.
वि-ष्यण्ण, ण्णा- -ण्णम् गो० १, ३,
 ११; १०; -ण्णाम् जै. २०३; -ण्णेन
 तै. ३, ७, २, १.
वि-संस्थित(सम्/स्था)- -ते प. १, २.
विसंस्थित-संचर- -रेण ऐआ. ५,
 १, १.
विसर्ग-, विसर्जन- वि/सृज् अद्र.
विसर्पिन्- वि/सृप् अद्र.
वि-सार(√स)- -रे ऐ. ७, ९.
वि-सुकृत्- -कृत श. १४, ९, ४, ११:
 -कृत: श. १४, ९, ४, ४.
विसुकृत- -त: शांआ. ३, ४.
वि/सृज्, विसृजते ऐ. १, २८; २, २१;
 ८, ९; शां. २, ४; श. १, १, १, ३; ६:
 ४, ८; ११; ९, ३, २३; २, ४, १, ६;
 १२: ३, २, २, ४; ८; २६; ६, ३,
 १; २; २१; ६, ४, २, ९; ६, ४, १; २;
 ७, ४, १४; ७, २, २, १; ३, १, ४; ९,
 २, १, १; १३, ४, १, १०; का. १, ४,
 २, ३; ७; २, १, १, ३; ५; ३, १३; १५;

तै. ३, २, ३, ८; ८, ७; विसृजते श.
 १, १, ४, ८: २, २, २, ८; ४, ३, ६; ६,
 ३, २; वि-सृजते प. ३, २; वि-
 सृजति तै. २, २, ६, ४; विसृजन्ते
 ऐ. ५, २, ४; शां. २, ७, ६; श. १०, २,
 १, १; विसृजन्ते तै. ३, २, ५, ७; तां.
 २०, १४, ४; वि-सृजं शां. २, ५,
 २; व्यससर्जं तैआ. १०, १, १; वि-
 ससृजिरे जै १३१; वि-सृज श. ६,
 ४, २, ९; तैआ. ४, ५, २; विसृजं तां.
 २०, १४, २; व्यसृजत तां ७, ६, ३;
 २०, १४, २; ७; व्यसृजन् ऐ. १, २, ५;
 वि-असृजन् तै. २, ५, ६, ३; विसृजते
 ऐ. २, २, १; शां. १०, ५; ११, ८;
 श. १, १, १, ६; विसृजन् तै. २,
 २, ६, ४; विसृजन् ऐ. ५, २, ४;
 श. ४, ६, ९, २३; २४; वि-असृ-
 क्षत गो. २, ६, १२; विसृक्षी: श.
 १, ७, ३, ४.
विसृज्यन्ते श. १, ५, १, २०; ४,
 ६, ९, ७; विसृज्यन्ते श. ११, ५,
 ३, ११; १२: का. १, ३, १, २; वि-
 सृज्यन्ते श. २, ३, १, ६.
विसर्जयति श. ३, २, २, ६; विसर्ज-
यन्ति श. ३, २, २, ५; ६; विसर्ज-
येत् श. ३, २, २, ५; ७.
वि-सर्ग- -र्गात् शां. ११, ८; -र्गाणाम्
 श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२.
विसर्गो(-गड्)पग्रह- -हेषु सं. २.
वि-सर्जन- -नम् श. १, १, ४, ८;
 का. २, १, ३, १३; तै. ३, २, ५,
 ७; -नाय तै. २, ८, ९, ५.
वि-सृज्य ऐ. ३, २, ६, ८, ९; ऐआ. २,
 ४, ३; श. ६, ६, ४, १; २; ७, ४,
 १४; ७, २, २, १; ९, २, १, १; तां.
 ९, ५, ४.
वि-सृष्ट, प्रा- -ष्ट: श. ३, २, १, ३८;
 -ष्टम् ऐआ. २, ४, ३; श. २, ५,
 १, १८; -ष्टायाम् श. १३, ४, ४,

†अत्र व्यवहितयोरपि 'देवताद्वन्द्वे च' इति दीर्घत्वानुरोधेदेकत्रैव सङ्कलनमित्यवधेयम् । †-ज- इति मुपा. । ‡-प्य- इति मुपा. चिन्त्यः । § अकारोपजनश्छान्दसो लिटि वाडागम इति भा. । 'व्यचसर्ज' इति कालि. मुपा. ।

२;३; -ष्टौ गो. १,३,२१.
 वि-सृष्टि- -ष्टि: श. १०, ५, ३, ३-
 ७; १४, ४, २, १२; तै. २, ८, ९,
 ५; ६.
 वि-सृत(√सृ)- -तम् गो. १, ५, २५.
 वि√सृप्, वि...सर्पत श. ७, १, १,
 २; तै. १, २, १, १६; तैआ. १,
 २७, ५; ६. ६, १; व्यसर्पत् ऐ. ३,
 ३४.
 विसर्पिन्- -र्पिणः तैआ. १, १८, १;
 -र्पी तैआ. १, १९, १; -र्पीऽइव
 तैआ. १, ९, १९.
 वि-सृपस्(कसुन्) श. १, २, ५, १९;
 का. २, २, ३, १८; तै. ३, २, ९, १३.
 वि-सृप्त- -साय गो. १, २, १८.
 वि-सृप्य गो. २, २, १२.
 वि-सोम- -मेन श. ११, ७, २, ८.
 वि-स्पर्द्ध- -म् जैआ. १, ५८.
 वि-स्पर्द्धस्- -र्धसः आ. १, ५८.
 वि√स्पश्, वि...स्पाशयस्व तैआ. ४,
 २८, १.
 वि-स्पष्ट- -ष्टः गो. १, १, ३१.
 वि-स्फुलिङ्ग- -ङ्गाः शांआ. ५, ३; ६,
 २०. =विष्फुलिङ्ग- गद्र.
 वि√स्मि, विसिधिमये श. १, ४, ५,
 १२; जै. २०३; व्यस्मयत् जै.
 १५८; व्यस्मये श. १, ६, ४, ४.
 वि√संसृ, विस्संसते सा. २, १, ५; २, १;
 वि...संसते श. ६, १, २, १२; १२, ६,
 १, २; विसंससुः श. १, ६, ३, ३५; ४,
 ६, ४, १; विसंसत् तैआ. ४, ४२,
 ५; विस्संसत् ऐ. ३, २७; व्यसंस-
 सत् ऐआ. ३, २, ६; श. ६, १, २,
 १२; १७; ७, १, २, १; तै. २, ३, ६,
 १; व्यसंसत् श. ६, १, २, १८;
 १९; २९; ७, १, २, ९; ४, २, ४, ५,
 १, २७; २, ४५; ८, २, २, ६; ३, ३,
 १०; ९, ४, १, ३; ५, १, ५, ६; १०,
 १, १, २; ३; जै. १३९; १६६;
 व्यसंसन्त श. ६, १, २, १७-

१९; १०, १, १, २; ३; गो. २,
 १, २; व्यसंसिषत् श. १४, ६, ७,
 ६; विस्संसः मं. १, ६, २०.
 विसंसयति श. १, ९, २, २१-
 २३; तै. ३, ३, ६, ५; विसंसयति
 श. १, ९, २, २२; वि...असिससम्
 तैआ. ६, १, २.
 वि-स्त्रस्य श. १, ३, ३, ५; २, ६, १,
 १४; ३, ६, ३, १४.
 वि-सूस्- -सूसा ऐआ. २, ३, ७; तै.
 ३, ८, २०, ५.
 वि-सूस्त, स्ता- -स्तः श. ६, १, २,
 २१; -स्तम् ऐ. ३, २७; श. ६,
 २, १, २५; ३१; २, ७; १२; ७, २, १,
 ५; ४, २, ३; ८, २, १, ११; ३, १, ५;
 ४, १, ६; ७, ३, १५; १०, ४, १, १;
 -स्तस्य श. ७, ३, १, १६; ४, १,
 ३९; २, ११; १०, १, १, १; -स्ता श.
 ९, १, १, ८; -स्तात् श. ६, १, २,
 १२; ७, १, २, १; ४, १, १६; ५, १,
 १६; २, ४४; ८, १, १, ३; २, २, ५;
 ३, ९; ३, ३, ९; ९, १, १, ६; ४, १,
 २; २, १६; ५, १, ५५; -स्तेः श.
 १, ६, ३, ३६; ४, ६, ४, १.
 वि√सु, विसूवति गो. २, २, ५; व्यसू-
 वत् श. १२, ७, २, १३.
 वि-सूवन्मि(-त्समि-)- -श्रःऽइव
 श. ११, २, ७, २३.
 वि√हन्, विहते तां. १९, १९, २;
 वि...हते तै. २, ७, १८, १; तां.
 १९, १८, २; जै. १४१; विहन्ति
 शां. ४, १; वि...जहि श. ९, ५,
 २, ५; तै. २, ४, ६, ५; तैआ. १०,
 १, ९; वि...जहि तै. ३, ७, ११,
 ४; तां. १५, ४, ३; व्यहत् तां.
 १९, १९, १; जै. १४१; व्यहन्
 तै. २, ७, १८, १; व्यहन् तै. २,
 ७, १८, १; तां. १९, १८, २;
 व्यघ्नत् तै. १, ५, १०, ७; विह-
 न्यात् श. २, १, १, १०; विहन्त्याम्

तां. १९, १८, २.
 वि-हत- -म् त. १, २, १, ३; मं. २,
 १, ५.
 वि-हुत्य शांआ- १२, २; श. १४, ७,
 १, १०; तै. २, ४, १, १; ७, ११; ७,
 १८, २; तां. १५, ४, ३.
 वि-हन्तृ- -न्ता शां. ४, १.
 वि-हव(√ह्वे)- -वे ऐ. ६, ६; तै. २,
 ४, ३, ३; ८, १, ३; गो. २, ५,
 १२.
 विहव्य- -व्यम् तां. २, ४, १३; १४;
 -व्यस्य गो. २, २, २४.
 विहरण-प्रभृति-, विहरत्- वि√
 ह्द्र.
 वि√श्हा, विजहाति शांआ. ८, ७;
 श. १२, ९, २, ५; १४, ७, १, ८; तै. २,
 ६, २, २; विजहाताम् तै. ३, ७,
 ५, ११; व्यजहात् गो. २, ३, १२;
 व्यजहुः श. ११, ५, ५, १२;
 विहासीत् तै. ३, ७, १३, २.
 विहीयेते ऐआ. ३, २, ४; विहीयेत्
 श. २, ३, ३, १६.
 विजहत्- पद्र.
 वि-हाय तैआ. २, ६, २; तां. १,
 १, ३.
 वि√रहा, विजिहीते श. १४, ८, १२,
 १; विजिहीथाम् श. १४, ९, ४,
 २०; विजिहाथाम् तै. ३, ३, ७, ७;
 जै. २१२.
 विहापयति श. १४, ९, ४, २०;
 व्यहापयत् ऐ. ५, १५.
 विजिहासत्- पद्र.
 वि-हाप्य श. ७, ५, २, २५.
 वि-हायस्- -यलाम् तैआ. १, २७, ६;
 -यसे तैआ. १, २२, ९; -याः तै.
 २, ४, ३, १२; ५, ४, ४.
 वि-हित,ता(√धा)- -त्तः ऐ. ३, ४१;
 ६, २९; श. ८, १, ४, १; १०, २,
 ४, ४; ५; जै. २००; -तम्
 श. ८, २, २, ८; १०, २, ४, ८

§ 'पर्व' इति मुपा. । सन्धिर्वचिःप्रभृत् द्र. । † 'विस्पर्द्धसः' इति आ. मुपा. ।

तैआ. ४, १२, १; -ता तां. २, ५, २; ११, ३; ३.१, ३; ३.२, ४, ३; ८, ३; १२, ३; १३, ३; -ता: ऐआ. २, ३, १; तां. ३, ४, ३; -तानि तैआ. १, ३, १.

वि-हिति- -म् ए. ८, १४^५.

वि/हुच्छं, विहृच्छंति श. २, ४, २, ६; वि/हृच्छंति का. १, ३, ३, ६.

वि/हृ, विहरति ऐ. २, ३५^३; ३७; ६, २४^३; २८^३; ऐआ. १, ३, ५^३; ७; ८; ५, १, ६; शां. १४, ४; १७, २^३; ३०, ४; श. ४, २, ५, ११; गो. २, २, १६^३; ६, ८^३; विहरतः श. ५, १, २, १८; विहरन्ति ऐ. १, २८; २, ३६; ३७; ३, ४; ६, २८; जै. १५; वि/हरन्ति शां. ९, १; वि/हरन्ति श. १२, ८, २, १; विहर श. ४, २, ५, ११; तैआ. ४, ४, १; गो. २, २, १६; विहरन्त ऐ. २, ३६; व्यहरन्त जै. १८०; विहरेत् ऐ. ६, २८^५; गो. २६, ८^३.

विहियते श. ६, ७, ४, ४; तां. १०, १२, ९; १०; विहियते श. १२, ९, ३, १३; विहियन्ते तां. १६, १, ३^३.

विजिहीर्ष्व तैआ. २, ६, १^१.

वि-हरण-प्रभृति- -तिम् ऐआ. ५, १, १.

वि-हरत्- -न् ऐ. ६, २४^३; तै. २, ४, ५, ४.

वि-हार- -र; -रे ऐ. ६, २४; २८.

वि-हत, ता- -तः ऐ. १, १८^३; ४, २; श. ११, ८, २, १^५; तां. २१, १२, ५; २२, १५, ६; गो. २, २, ६^३; ३, ७; -तम् ऐ. ४, ४; ६, २६; तैआ. ४, २०. २; तां. ९,

१०, १; -तया शां. १७, ४; -ता: ऐ. ६, २६; २८^३; शां. ३०, ४; जै. १८४; गो. २, ६, ८^३; ऐ. ६, २६; -तासु ऐ. ४, २; -ते शां. २६, २^३; -तौ शां. २६, २.

वि-हिति- -स्यै गो २, २, १७.

वि/हृ, विहृलिप्यामि तैआ. १०, ९, १^१.

वि-हृल- -लः मं. १, ७, १५.

वि/हृ, विजीह्वरः तैआ. ६, १, ४.

वि/हृ विहृवयते श. ३, २, ४, २२;

विहृवयन्ते ऐ. २, २; शां. २७, ६;

विहृवयामहे ऐ. २, २; श. ६, ४,

३, १०; तै. ३, ६, १, २; विहृव-

भावहे ऐ. ७. १७. विहृवयामहे

श. ३, २, ४, ४; बहृवयेताम् तां.

९, २, २२; व्यहृवयन्त श. ३, २,

४, ४; व्यहृवयन्त श. ३, २, ४,

२२; तां. १२, १३, २७.

वी(वि/इ), व्येति श. ७, १, २, २२;

१२, २, ३, ३; तां. २, १, ४; जै.

१०२^३; जै. ३, ६, १, ७; गो. १,

१, २६^३; वि/एति तैआ १०,

१, १; वियन्ति ऐ. १, ६; २, ३७;

मं. २, १, १०; वि/यन्ति तै. ३,

७, ६, ४; वीधाय श. १४, ४, २, ३;

वि/एत् श. ६, ३, १, ७; वि/य-

न्तु तैआ. ७, ४, २; वीहि तै. १, ६,

१, २; वीत् श. ७, १, १, २; वीत् तै.

१, २, १, १६; तैआ. १, २७, ५; ६,

६, १; वि/इत् श. ७, १, १, २; व्य-

याव तां. १४, ६, ६; व्येत् श. १, ७,

४, ४; तां. १४, ६, ६; जै १६८; व्ये-

ताम् ऐ. ४, २७; श. ८, ४, ३, १६^३;

व्येताम् तै. ३, २, ६, २; जै. ३८; व्ये-

यन् शां. १५, ३, ३; ४, ११, ७, १^१; वी

यात् ऐ. २, २१; २८; ६, २६; जै. ९३.

वीत-शोक- -कः तैआ. १०, १०, १.

वीतशोक-भय- -न्याः गो. १, १, २८.

√वी, वेति शांआ. ५, १९; वेपि तै.

२, ८, ५, ३; वीथ ऐआ ५, १,

१; वेतु श. १, ५, ३, १५^३; २३;

२, २, ३, १९^३; २०-२३; २५^३;

२७; ३, १, ३७; ३८-३, ६, ३, ८, ८,

२, २१; ५, ३, १, ११; ४, ४, २२;

का. १, २, ३, १५^३; १७-१९; २२^३;

३, १, २६; २७; तै. २, ६, १०, १;

५; ६^३; २०, १; ४; ५^३; ३, १, १, १;

५, ४, १^३; ५, १^३; ६, १^३; ९, १^३; ६,

१३, १; १४, १; २^३; वेतु तै. २, ६,

७, १; २^३; ३; ५; ६; १७, १; २; ३^३;

४; ५^३; ६; ७^३; ३, ६, २, १^३; २^३;

१३, १^३; ११, ९, ८; वेतुवेतु श.

१, ५, ३, १५; वीताम् तै. २, ६,

७, ४^३; ३, ६, २, २^३; वीताम् तै.

२, ६, १०, २; ३^३; ४; २०, २^३;

३^३; ३, ६, १३, १^३; १४, १^३;

२; व्यन्तु शां. ३, ४^३; श. १, ८,

३, १४; व्यन्तु श. १, ५, ३, १५^३;

२, २, ३, १९^३; २७; का. १, २, ३,

१५^३; १६; २३; व्यन्तुऽव्यन्तु श.

१, ५, ३, १५; वियन्तु तै. २, ६, ७,

३; ५; ११, १; २^३; ३-५; ६^३; ७; ८^३;

१०^३; ३, ३, ९, ३; ५, १२, १; ६, २,

२^३; वियन्तु तै. २, ६, ७, ६; १०, १;

५; १४, १^३-४^३; ५; ६^३; २०, १; ४; ३,

५, ५, १^३; १२, १; ६, २, २; १३, १^३;

१४, १; २; विहि ऐ. ५, ४^३; वीहि

ऐ. १, २२^३; २, २४; ३, ५^३; शां. १३,

३^३; श. १, ७, २, १७; २, ४, ४, २३;

का १, ३, ४, १३; तै. २, ४, ६, २;

वीहि श. ६, ३, २, ८; तै. ३, ५,

९, १९; ६, १३, १९; १४, ३^३; गो. २,

३, १^३; व्यन् तां. २४, १, १६;

†सञ्जन्ते लोटि रूपमिति भा. सा. च । पक्षान्तरे श्लाकिति भा. । ‡-हृदिप्या- इति कालि. मुपा. । लका-

रस्य व्यत्ययेन दकार इति सा । ॥ =ऋ. १०, १३९, ४ । 'क्रतनाव्यायन्' इति संहितापाठे 'ते । नावि । आयन्' इति

भा. इत्यस्य पदविच्छेदः पपा-विरोधात्कल्पनाढम्बर एव । †=तैसं ३, १, १, २ 'व्येति' इति पाठः । ‡ छन्दसम्

हस्त्वम् । § 'वी-' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । तु. मै. ४, १०, ३ । ¶ 'विदन्' इति बाह्वृच (ऋ. ८, २८, १) -पाठः ।

वेः तै. ३, ५, ७, ६; ९, १२, २.
 वीत-म् श. ९, २, ३, ११; तै. ३,
 ५, १०, ५; ७, ८, ३; तैआ. ३, ११,
 १२.
 वीत-पृष्ठ-घाः तै. १, ४, ८, २.
 वीत-हृन्-व्यः तां. ९, १, ९;
 २५, १६, ३; जै. ७८.
 वीति-तये ऐ. २, ४०; ४१; ५,
 १; १२: ७, ६; शां. १, ४; श. १,
 ४, १, ७: ८६; २२; २३; ३, ३; ६,
 ४, ४, ९; तै. ३, ५, २, १; तां. ११,
 २, ३; सा. १, ७, ४; २, ६, ९; १०;
 ३, ७, २: गो. १, १, २९.
 वीति-मत्-मत् शां. २२, ६;
 तां. १०, ६, १.
 वीति-होत्र-त्रम् श. १, ३, ४, ६;
 ४, १, ११; तै. ३, ३, ६, १०; -त्राः
 श. ९, २, ३, ४२.
 वीति-ल्यै तै. ३, २, ६, २.
 वीयमाण(√व्ये)-णः तै. ३, ३, ९,
 ६॥
 वीक्ष्(वि√ईक्ष्).वीक्षते श. १, ६, ३,
 ४१; वीक्षते श. ६, ७, २, १६;
 व्यक्षत जै. १६०.
 वीक्षमाण-णस्य श. १, ६, ३, ४१.
 वीक्ष्य शांआ. ११, ४.
 √वीक्ष्(वि√ईक्ष्).वीक्ष्यताम् तां.
 १४, ६, १०.
 वीक्ष्-क्ष्म् तां. १४, ६, ९; १०; आ.
 १, ५७; १६०; -क्षानि आ. १,
 ३४५; जैआ. १, ३, ४४.
 वीहृत्(वि√इहृत्).वीहृत् एआ.
 ५, १, ४.
 वीहृत्-यन्इहृत् जै. १, १२,
 ३, ४.
 वीहृत्(वि√इहृत्)-त्तम् तै. १, १,
 ८, ६.
 √वीहृत्(वि√इहृत्).वीहृत्स्य सं. १, ७, १६;
 वीहृत्(वि√इहृत्).वीहृत्स्य श. ३, ९, ४, १८.

वीहृत्(लु)-डौ सा. ३, १, ८.
 वीहृत्(लु)-ड्वी श. ३,
 ९, ४, १८; -ड्वी: तै. २, ६, १०,
 १: ३, ६, १३, १.
 वीहृत्-जम्भ-म् तै. १, २, १,
 १९.
 वीहृत्-पाणि-णिः तै. २, ५, ३, ३.
 वीहृत्(डुअ)-ङ्ग-ङ्गः ऐ. ८,
 १०; श. ६, ४, ४, ३; सं. १, ७,
 १६; गो. १, २, २१.
 वीणा-णा ऐआ. ३, २, ५; शांआ.
 ८, ९; १०; श. १३, १, ५, १; तै.
 ३, ९, १४, १; जै. १६५; -णाम्
 ऐआ. ३, २, ५; ५, १, ४; शांआ. ८, ९;
 श. ३, २, ४, ६; जै. १७६; -णायाः
 जै. १२८; -णायाम् तां. ६, ५,
 १३; जै. १२८; -णायां शांआ. ८,
 १०; श. १४, ५, ४, ८; ७, ३, ९;
 जै. १२८.
 वीणा-गण-गिन्(ण√गै)-गिनः
 श. १३, ४, ३, ३; ४, २.
 वीणा-गाथिन्-थिनः जै. १,
 १८, ३, २; -थिनौ श. १३, १, ५,
 १; तै. ३, ९, १४, १; -थी श.
 १३, ४, २, ८; ११: १४; ३, ५.
 वीणा-पणव-लासित-म् तैआ. १,
 ११, ६.
 वीणा(णाअ)-र्थ-म् शांआ. ८,
 १०.
 वीणा-वाह-दम् तै. ३, ४, १३, १;
 १५, १; -दस्य श. १४, ५, ४, ८;
 ७, ३, ९.
 वीर्(वि√ईर्).वीर्...पेरयत् तै. १,
 ५, ८, २; वीरयेताम् श. ३, ३, १,
 १३; वि...पेरयेथाम् ऐ. ६, १५;
 तां. २०, १५, ७.
 √वीर्, वीरयस्व ऐ. ३, २०; श. ६,
 ६, २, ५; वीरयस्व श. ६, ६, २, ५;
 तै. २, ७, ८, १; १६, १.

वीर-रा-०२ ऐ. ४, ३; शां. २४,
 ७; २६, ११; १२; -रः ऐ. ३, ३, ४;
 ७, १८; २७; ८, ९; ११; शां. २१,
 ३; २४, ५; २६, १२; श. १, ६, ४,
 २; २, २, ४, १०; ३, ३, १, १२; ४,
 २, १, ९, १६; ११, ७, १, ३; १३,
 १, ९, ९; १४, १, १, ११; ८, १४,
 १; का. १, २, ४, ८; तै. २, २, ३,
 ५; ११, १; २; ८, ३, ७, ६, ९; ३,
 ८, १३, ३; जै. ९४; १०६;
 १४७; २०७; जै. २, २, ३, १;
 ९; -रःइव शां. १, १; -रम्
 ऐआ. १, २, १; शां. ८, ५; श.
 ३, ३, १, १२; ११, ७, १, ३; १४, १,
 २, १५; ९, ४, २७; तै. १, २, १,
 १४; ३, १०, ७; २, २, ३, ५; ६, ८,
 २; ८, ३, १; ५; ७, ४; तैआ. ४, २,
 २; ७, ५; ५, २, ६; २१, ९, ३; सं.
 १, ५, ३; -र्या(=राय) ऐ. ५, २०;
 शां. २६, ८; -रां: श. २, २, ४,
 १०; १२, ८, १, २२; का. १, २, ४,
 ८; तां. १२, १, ४; २१, ९, ३;
 जै. २०७; -राम् श. २, २, ४, १०;
 ४, १, १; ४, २, १, १६; ६, ९, २, ४;
 १३, ८, ३, ४; का. १, २, ४, ८; ४,
 २, १; तै. २, ८, ५, ३; ३, १, १, ३; ७,
 १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७, ३;
 सं. १, १, १५; २, १, ८; -राय ऐ.
 ५, १९; शां. २६, १२; -०रे श.
 श. १४, ९, ४, २७; -रेण श. ११,
 ४, १, २; ३; ७, १, ३; तै. १, ७, १,
 २; गो. १, ३, ६; -रेणु तै. २, ८,
 ५, ३; -रै: श. २, ४, १, १; ४,
 ६, ९, २, ४; का. १, ४, २, १; तै.
 ३, ६, २, १; २; १३, १; ७, ९, ९; १०,
 २; जै. ९५.
 वीर-का(म→)मा-माथै शां.
 ८, ५.
 वीर-जनन-म् तां. २१, ९, ३;

जै. २०७.
 वीर-तम- -मः श. ८, ६, ३, २१;
 -मा श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४,
 ५; प. १, ५.
 वीर-ता- -मृ श. ४, २, १, ९.
 वीर-पीपु- -मृ तै. ३, ७, २, ७.
 वीर-वत्त(मतुप)- -वत्त ऐ. ८, ९;
 ऐवा. १, २, १; तै. २, ६, १०, १;
 ८, ६, ४; गो. २, ४, २; -वत्तः श.
 १४, ९, ४, २७; तै. २, ४, ८, १;
 -वत्तः ऐ. ४, ११; ७, १८; २७;
 -वत्तम् ऐ. ७, १८; तै. २, ५, ६,
 १; ३, ७, १०, १; -वान् ऐ. ४, ११.
 वीरवती- -ती श. १४, ९, ४,
 २७; -तीः तै. २, ८, ९, ९; -तीम्
 तै. २, ६, १६, २; ३, १, १, १०; २,
 २; ७, ६, १४.
 वीरवत्तम- -मृ श. ११, ४, ३,
 १९; तै. ३, १, ३, ३.
 वीरवत्ता- -त्तायै गो. २, ३, ९.
 वीर्यु(√वीर्य+उ)- -युः शां.
 २३, २; तां. ११, ११, ३; सा. ३,
 २, ४.
 वीर-सू- -सूः मं. १, २, १७.
 वीरसू-सुभग-भविष्य-स्त्रीकां-
 -मृ सा. ३, ३, ५.
 वीर-स्थान- -मृ प. ४, ५.
 वीर-हत्या(√हन्)- -मृ तैवा.
 १०, ५०, १.
 वीर-हन्- -हणम् तै. ३, ४, १, १;
 -हणि तै. ३, २, ८, १२; -ंहन्
 तां. १२, ६, ८; -हा तै. ३, २, ८,
 १२; तां. १६, १, १२.
 वीरण- -णान् प. ५, २.
 वीरिण-मिश्र- -मृ १३, ८, १, १५.
 वीर्य- -र्यः मं. १, ८, १; -र्यम् ऐ.
 १, ५; ६; १३; २१; २५; २८;
 ३, २; २०; ३१; ४, ३; ९; ११; १९;
 ६, १५; ७, २३; २४; ८, २; ३;
 ४; ६; १२; १७; ऐवा. १, १, ३, २;

२; ४, १; ५, १; २; शां. ७, २; ८,
 २; ७; ११, २; १६, १; २; ४; ७;
 ११; १७, २; ९; १८, ५; ६;
 १९, १; २१, ३; २९, ४; ३०, ११;
 श. १, १, १, २२; ३, २, १४; ५, ४;
 ७; ४, १, २०; २५; २, १४; ८; ५,
 ३; ७, २, २०; ३, १७; ९, १, १७;
 ३, २१; २, १, २, १८; १९; ४,
 १७; २३; २४; २, १, ८; १२; ३,
 ४, ४१; ५, २, ३६; ४, ८; ३, १, २,
 २१; २, १, ३४; ३, ३, ७; ४, ७; ९,
 १, १५; १९; ४, २, ३, १०; ४, २,
 ११; १२; १४; ५, ३, ४; ५, १, ३,
 ४; ५, २, १; २७; २, १, १५; ३, ८; ३,
 १, १२; ३, १४; ४, १; ६; ५, ७; ९;
 ३०; ४, १, १७; २, ४; ८; ३, २;
 १०; ११; १८; ४, ९-११; १३;
 ५, १; १०; ५, ३, १; ६; ५, ३-५; ६,
 ३, १, १८; ३; ३५; ४०; २, १;
 २-५; ४, ४, १; २-५; ५, २, १०;
 ६, ३, १४; ७, १, ४; ९; १४; २,
 ६; ७, १, २, १५; ६; १०; ३, १,
 १९; ४, १, २३; २४; ५, १, २५; २,
 २४; २५; २६; ८, १, ४, ७; २, ४, २,
 १६; ५, १, ३; १०, २, २, ७; ८;
 ३, १, २-८; ४, ३, २४; ६, ५,
 ६; ११, ५, ४, ५; १२, २, २, ७; ४,
 १०; ७, १, १; ३; १०; १४; २, १;
 ३; ५; ६; ११; १३; १६; १८;
 ३, ४; ९; १०; १२; १३, १, १, ४;
 २, ५, ५, ६; ९, ९; २, २, ७; १०;
 ११; ५, ३; ४; ४, १, १३; १५; २,
 २; १०; १३; ५, १, १७; ६, १, ४; ५;
 २, ४; ६; १५; १७; १४, १, २, ३; ६;
 २०; ३, १; का. १, २, १२; ४, १७;
 २३; २, १, ६; ९; ४, १, ३०; ५,
 १, ३; २; १, २, २; २, ४; ५;
 तै. १, १, २, ६; ६, ४; ५; ९, ५; १०,
 १; ३, २, ५; ३, २; ४, २; ५; ६, ७; ४,
 ७, १; ६, ५, ३; ७; ४; ७, २, २; ५,

५; ६, ४; ५; ८; ८, ४; ९, ४; ८, १, १;
 २; २, ५; ५, १; ३; ६; ६, १; ६;
 ९, १; २, १, २, ३; ४, ८; २, ७, २;
 ९, ३; ६, १, ४; ५; ५, ५; ७, ३; ११,
 १-३; १२, २; १३, ३; १४, १; ७,
 ९, २; ८, ७, १०; ३, २, ५, १०; ३,
 ३, १; ६, ६; ७, ६, १२; ८, ७, १;
 १३, २; १५, ३; १६, २; २३, २; ३;
 १२, ५, ११; तैवा. २, ५, २; ३,
 ११, २; ५, १, ५; ३, ४; ८, १, १;
 तां. २, ५, ४; ८, २; ११, २; ४, १,
 १५; २, १०; ५, ११; २१; ८; ७; ६,
 १, ६; ७; ९; ७, ४; ९, २६; ७, ३,
 १३; ९, ७, ५; ८; १०, २; १०, ३,
 ११; ११, ५, ११; ६, ११; ११, १३;
 १४; १३, ४, १; ७, ४; १०; ८, १; ४;
 ५; १४, १, ६; ५, १३; १५, १, ६;
 १८, ८, ८; १३; ९, २; ४; ५; ९, १४;
 १०, ६; ७; १९, १, ३; ४, ११; १०,
 ६; १६, ४; ७; १८, ३; २०, १०, १;
 १५, ६; २१, ५, ६; १३, ४; ५; २२,
 ३, ३; १०, २; २३, १०, ३; २५, ६,
 ३; जै. ८; ५१; ६३; ७३; ८१; १४६;
 १४८; १५०; १६५; १८५; जै. ८.
 २, २, १, १; ४, १०, २, ४; ३, ५; ९;
 प. १, २; ३, ७; गो. १, १, ९; २,
 १५; २०; ४, २०; ५, ३; २, २, १५;
 ५, ५; ६, ७; -र्यस्य श. १२, ७,
 २, १८; ८, २, १६; १३, २, ५, ४; ४,
 १, १५; २, २; १३; तै. १, ७, ९,
 ४; ८, १, २; २, ५; तां. ९, ५, ९;
 ११, ६, ७; १०, ४; १३, ७, ९; ८, १;
 ४; ५; १४, १, २; १५, १, ६; १८,
 ६, १६; ११, ३; ४; जै. १३२;
 १६५; -र्यां तै. २, ४, ७, १०;
 -र्याणाम् ऐ. १, १२; -र्याणि ऐ.
 १, १२; ३, २४; ३८; ५, १७; ऐवा.
 १, ४, २; ५, २, २; शां. १५, ३;
 ४; १७, ३; २०, ४; २४, २; २७,
 २; श. १, ७, १, १७; २, ३, ४, २५;

† 'भगा अवि' इत्येवं मुपा. केवलं वैशद्यप्रकर्षाय द्र. । वस्तुतस्तु 'भगाऽवि' इत्येवमेव स्यात् ।

३,३,३,३;४;५,३,२१; ४,५,४,
 ५;१२;५,४,४,१२; ७,५,१,२५;
 १२,७,१,९; ८,१,१; का. १,४,
 १,१९; तै. २, ५,४, १:८,४,३;
 ३,३,७,७; तैआ. १, २,६,१; तां.
 २४,१,१४; जै. १५०; सा. ३,६,
 ५; -यीत् जै. ८; -यीभ्याम् श.
 १, ३,५,५; २, ५,४,८; ३, ९,
 १,१९; ५,३, ५,७; -यीय एआ.
 १,३,७,७, १,६;२,२; शां. २१,
 २; शा.४,३,३,१८; ५,३,३,१२;
 ४,२,३;१२,८,३,२६; तै. २,३,
 २,१;४,३,४; ५,७,२;६,१,४;४,
 ५,५,३;७,७, ७;३,४,९,१;५,७,
 ५;७,१०,१; प.२,२; मं.१,७,४;
 गो. २,४,३; -यीं ऐ. २,१७; ४,
 ३;१९;६,२;१५; ऐआ. १,२,२;
 शां. १६,२; १७,९;१८,६;२९,
 ४; शा. १,२,१, ७;४, २, १;२,
 १,४,२४;३,५,२,११; ६,१,१७;
 ९,१,१९;५,२,३;८;४,२,९;७,
 १,२,९; १३, १,७,२; का. १,१,
 ४,२३; तै. १, ५,६,७; ७,२, २;
 २,८, ८,१२; तां. ४, १, १६;२,
 १०;५,२१;८,७;८,१,७,९,७,५;
 ८; ११, ६,११; ११, १४; १४,
 १,६;४,५;१९; ७,१०; १२,१०;
 १५,६,५; १८,८,८; १३;१०,६;
 ७; १९,१,३; २०, १०, १; गो.
 २,५,५; -यीण ऐ. १,२८; ३,३;
 ४,३;७,२३;२४;८,२;३;४;३;
 २६; ऐआ. १,५,१; शां. ११,३;
 शा. १, ३,२,१४;१५;५,४; ७,२,
 २०; ८,२;१०; ३, ४,१, १२,२,
 १५;५,३,२३;९,१, १५;४,१०;
 १४;२५;४,२,२, १०;३,४,२१;
 ५,३,४, १७;३,४, ६;७; ८;५,
 ९;४,१,१०; २,२; ५,१०;६,
 १,१,६;३,३,१२;७,१,१४;७,
 ३,१,१९;२,१२; ४,१;४३;५,२,

१४;२४;८,२,१,६;७,२,३;९,४,
 १, ६;२,१६;३,३;४; १०,२,३,
 २;१२,२,२,८; १३, १,५;६:२,
 २,१०;१६; ४,१,१२; ५,१,१७;
 ६,१,४;५:२,४;६; १५:१७;१४,
 १,२,३;६;२०; तै. १,२, १,१८;
 ७,८,४;९;३;२,७,१७,३; ३,२,
 ६,३;७,१, ३;३,१; १२,५, ११;
 तैआ. ३, २,१; ५,३,४; तां. ४,
 ५,११;६,९,२६;१०, ११;१८;
 ७;३,१३; ९,१०;३; १३, २,६;
 १६,१३,६;१८,५,२; ११,१;३;
 १९, ४,११;१६,४;५; २१,५,६;
 जै. १५०; जैड. १, ६,२,७; गो
 २,१,१६;५,७; ६,७; -यीभि:
 शा. ४, ५, ७,७; तै. २, ८,४,५;
 प. १,५; -यीं तां. २४, १८,३.
 वीर्य-काम- मा: ऐ. १, ५; तां.
 २०,१०,१.
 वीर्य-कृत्- कृत: तै.२,७;१५,६.
 वीर्य-कृत- ते तै. २, ७,१७,३.
 वीर्य-वत्- वत् एआ. १, २,१;
 ३, ७; जै. १५०; -वत: शा. ४,
 ४,२, १२; -वती तां. ४,४, ९;
 ११, ११, १२; -वते शा. ४, २,
 ३,१०; -वन्त: शा. १, ३;४, १;
 -वन्तम् शा. ५;३,५,३०;१०,५,
 २, ९; -वन्तौ तां. १६, ४, ८;
 -वान् ऐ. १,५;२,३६;४;११;६,
 १८; ऐआ. १, १, ३; शां. १७,
 ३; शा. १;४,२;१; ३, ७,३,८;
 ९,३,२५; ६, ७, ४,२; १०,५,
 २,९;१०; का. २, १,१,७; जैड.
 २,२,३, १;३, ३,९; गो. २, ५,
 १५. =वीर्यवत् अद्र.
 वीर्यवती- तीम्-शां. २८, १;
 -त्य: शा. ५,३,३;१४;५,१९.
 वीर्यवत्तम,मा- मा: ऐ. ४, ३;
 ऐआ. १,२,४; शां. २८, १; शा.
 १,२,४,६; ४,६,६,२-४;५; ६,

६,२,१;७,५,२,६; ८,१,४,४;६,
 ३,२९;२,२,३,३; १३, १,२,५;
 का. २, २, २, ५; -मम् ऐ. ६,
 २१; शा. ८, १,४, ४; तां. १६.
 १३, ६; गो. २, ६, ३; -मा शा.
 ६,२,१,३२; तां. ६,४,१४; २५,
 १०, ११; जै. १०२; -मा: शा.
 ८, २,४, १९; तां. ६, ३, १५;
 -मे तां २०,१६;८.
 वीर्यवत्तर- र: शा. ६, ७, २,१;
 ७,३,१,२४;४,१,३१; ८, २,४,
 १९;६, २,१२; ९, १,२, १४;२,
 ३४; का. २,१,२,२; तां. ५, १,
 १३; गो. १,३,१९; -र:इव का.
 १,२,१,६; -रम् शा. ८,२,४,१९;
 ६,२, १,२;७;२;३;९, ४,३,३;५;
 -रौ शा. ७,४,१,४४.
 वीर्य-सम्मित,ता- त्तम् तै. ३,
 ३,६,६; तैआ ५,३,४; -ता शा.
 ६;३,१,३३;५,२,१०; ७,१,११;
 १४,१,२,६; -ता: तै.१,१,९,५.
 वीर्या-वत्- वता तैआ. १,९,७;
 -वान् तै. २,८,३,७; ३,७,१,३;
 ८,७,१.
 वीर्यावती- ती: तै. १, ७,२,३;
 ३,१,२,४. =वीर्यवत्-ती- यद्र.
 वीर्यावत्तम- मा: तै. ३,८,७,१.
 वीर्यावत्तर- र: तै. २, १,४, ८;
 ७,३,२;३. =वीर्यवत्तम-तर-गद्र.
 वी-रुष(वि/रुह)- रुष: शा.६,७,३,
 २; तै. ३,१२,६,३; -रुषाम् तै.३,
 ७,४,७; -रुषाम् तै.३,११,४,१.
 वीवर्धा- ध: -धम्, -धे ऐआ.५,१,३.
 वीष्(वि/इष्),व्यैच्छन् तै.२,७,१७,३
 ✓श्रुं, वृणुते गो. १,२,२४; वृणीते
 शांआ. ५,१; शा. ४, १,१, २१;
 ५,४,४, ८;६, ६,१,२१; १३,
 २,३,२; तै. १,६,९,१;२; ३,८,
 २२,२; तां. ६, ४,१;५,१८; जै.
 २०९; वृणुते शा. १, ५, १, १५;

† ← वि-चय ← वह ? । यया वधू- M.P. । † १ वरणे २ आच्छादने, संवरणे वेत्युक्तम् ।

तै. ३,७,६,२; ११,६,३; तां. द्. ५,१६; वृणसे तैआ. द्. ४, २; वृणे ऐ. द्.७; जैउ. १, १६, २, ६; ८; १०; १२; ३,६; ८; मं. २, ६, ११; वृणीमहे ऐ. ४, ३०; ३१; ५,२; ८; १७; २१; ऐआ. १, ५,३; शां. १,४; १६,३; १९,९; २०,२; २२,२; २५,९; शांआ. २, १८; ९, १; ८; श. १, ४, १, ३४; ३,८; तै. ३, ५,२, ३; ७, ६,१; तैआ. १, ११,३; तां. ११, ७,३; जै. १००; १३६; जैउ. १, १६,३, २; ४; प. ५, १; ७; गो. १, १,७; २, २३; वृत्र शां. १, २; शांआ. ३,१; श. १४,७,१,१; तै. ३,२, ५,४; ३, ६,१; प. १, ४; वन्निरे तै. ३,२,५,४; ३,६,१; वरिण्यते जैउ. १, १६,३,४; वृणाति तैआ, ३, ११,३; वृणीत श. ३, १, ४, १८; १९; द्. ६,१, २१; वृणासै श. ११, ५, ३, १२; वृणीताम् जैउ. १, ३,४, ४; वृणीष्व ऐ. १, ७; ३,३; शांआ. १, ६; ५, १; श. ११,५,१,१२; तै. ३,११,८, ४; ५; वृणीष्व तै. २, ४,६,१०; जै. ६; १९३; जैउ. १, १६,२,५; गो. १,१,२३,२,१७; १९३; २४; ३,१; वृणीहि तैआ. द्. १२, १; वृणाथाम् ऐ. २,३; २२; वृणीध्वम् श. १, ४, १, ३९; तै. ३, ५, २,३; वृणीध्वम् श. ८, ४,२,२; तां. १३, ४,१७; जै. २०९; वृणै ऐ. १,७; ३,३,३; तै. २, १,१,३; जै. २०९; गो. १,१,२३; २,१९; वृणावहं ऐ. २, ३; २२; तै. १,३, १७,१; तैआ. ५, १,७; वृणामहे तै. १, ६,७,४; तैआ. ५, १, ४; अवृणीत ऐ. १, ७; ३, ३,३; शांआ. १,२; श. १,१,३,८; का. २, १, ३,५; अवृणीत श. १,१,३,८; का. २,१,३,५; तै. २,५,४; २,६,१५,

१,२; ३,२,५,४; ३,६, १,६,१५, १; तैआ. २,२,१; जैउ. ४,११, ३,१; गो. १, १, २३; २, १९; अवृणाताम् ऐ. २,३; २२; अवृणत श. १, १,३,९; का. २, १,३,५; जै. १३६; अवृणीथाः ऐ. ७,१७; अवृणीध्वम् श. १,१,३,९; का. २, १,३,५; तै. ३, २,५,४; ३,६,१; अवृणीमहि श. ४, ४, ४, १२; वृणीत ऐ. ३, ४६; शां. द्. ११; श. ३, १,४,१८; १९; द्. ६,१, २१; १४, ४,१,३,३; प. २,१०; वृणीयात् गो. १, ३,१०; २,२,५; वृणीय गो. १,२,२४; अवृत्त जैउ. १, १६,३,८; अवृषत श. ३, ५, १,१७; अवृथाः श. १०,३,४,१, वरीवृत्, वरुत्, वर्तव्य, वर्ध, चार्य- गद्र. वृणान्,ना- ना तैआ. द्. १, ३; नाः गो. १,३,१. श्वृत्- वृता ऐआ. ५,१,४. श्वृत्-√वृत् द्र. वृत्-त्तः ऐ. २, ३४; श. १, ५, १,२६; ३,५,१, १७; ११,४,१, १; ४-७; जै. १३६; जैउ. २, ३,२,२; ३,२,२, ७; ५,१; गो. १, ३,१; ६; ३-तम् तै. २, ३,२,१; ६, १०,१; -ताः तै. १,४,७,७; तां. द्. ५, १६; १७; जै. १३६; -तानाम् श. ११,४,१,१. √श्वृ, वृणुते तै. ३, १,३, २; वरन्ते ऐ. ४, २०; जै. १८०; अवृणीत् ऐ. ३,४२; श. द्. १,१,९. वारयते तां. २, ६, ११; वारयति तै. १,८,२,५; वारयाति श. १३, ८, ४, १; वारयाम् तैआ. द्. ९, २; वारयध्वात् ऐ. २, ६; वारयतात् तै. ३, ६, ६, २; अवारयत तै. २, ७; १४,२; तां. २०, ३, ३; अवा-रयन्त तां. ५,३,९; १८, ११,४; अवारयन् तै. १, ५, १२, १; गो.

२,५,१,२; ९. वारयित्वा गद्र. वृत्र- अद्र. वृत्त्वा श. १,१,३,४; का. २, १,३, २; तै. २, ५, ८, ११; तैआ. ३, १२, १; तां. १६, १२, १; जै. १३९; प. २, १०; गो. १, १, ३, ७. वृत्वाय श. ६, ३, ३, ११. वृक्(√वृक्)-कः शांआ. १२, ६; श. ५, ५,४, १०, १२, ७, १, ८; तै. १, ८, ५, २; २, ४, १, १; ६, ११, ७; तैआ. २, ५, २; जै. १६८; -कम् श. ५, १, ५, २२; १२, ७, ३, २१; तै. २, ६, १, ५; ७, १५, ६; -कस्य तै. २, ६, ४, ५; जै. १६८; -काः श. ३, ३, ४, १४; ११, ५, १, ८; -काः तै. ३, ७, १३, ३; -कासः श. ११, ५, १, ९. वृक्-ल्ल-ल्ल श. १२, ५, २, ५. वृक्-लोम्-मनि श. ५, ५, ४, १८; १२, ७, २, ८; १, १, ६. वृक्स-सः तैआ. ४, ३०, १. वृक्क-कयोः श. ३, ८, ३, १७; -कौ गो. १, ३, १८. वृक्ण(√वृक्ण)-क्णः श. १४, ६, ९, ३३. वृक्ष-क्षः ऐआ. २, ३, ६; शांआ. ३, ३; ११, २; श. २, २, ४, १०; ४, ५, ३, १३; ११, १, ८, ६; १४, ६, ९, ३०; ३३; ३४; का. १, २, ४, ७; तै. २, ८, ९, ६; तैआ. १०, १०, ३; मं. १, ५, १; गो. १, २, १, ४; -क्षः ऽङ्ग मं. २, ४, ९; -क्षम् ऐआ. १, २, ४; शांआ. ३, ५; श. २, ६, २, १७, ९, ३, ३, ६; १४, ६, ९, ३४; का. १, ६, २, ८; तै. २, ४, ६, १; तैआ. १, ११, ५; तां. ४, ७, १०; जै. ३४; १६८; जैउ. १, १, ३, ३; प. १, ६; -क्षस्य श. १३, २, ९, ७; ५, २, ५; तै. १, १, ३, १२; ३, ९, ७, ४; तैआ. ७, १०, १; १०, ९, १; सा. २, २, २; -क्षाः श. १, ३, ३, २९;

प. ५, ८; -क्षाणाम् शा. १, ३, ३,
२०; -क्षात्ऽइव शा. १४, ६, ९,
३१; -क्षे शा. १, ८, १, ६; ३, ७,
१, १२; ४, ५, २, १३^३; तैआ. ६,
५, ३; -क्षौ तैआ. ६, ७, २^३.
वृक्षा(-क्षऽअ-)ग्र-ग्रम्, -ग्रे जैउ.
३, ३, ३, ९; -ग्रेषु शा. ३, ३, ४, ७.
वृक्ष्य-म् शा. १, १, १, १०; कां.
२, १, १, ७; ८.
√वृज्, वृङ्क्ते ऐ. ६, ६^३; शा. १, ५, २,
९-१३; तै. १, ५, ६, ५; ३, २, ५,
१०; वृङ्क्ते शा. ३, ३, १, १^३; ९, २,
१, १७; ३, ८; १३; २३; २९; ५, १,
५३; १२, ७, ३, ४; तै. १, ४, ६, ३;
४; ६, ७, ४; २, २, ६, ४; तां. ६, ५,
१५; ७, ८; ८, ३, ४, ४, ७; ६, ७; ९,
१, १३; १८; ४, २-४; १०; १४;
१५; १२, १३, ३०; ३१; २१, १३,
५; जै. ७८; ८१; १८७; १९१;
जैउ. ४, ११, २, ७; गो. २, १, १८;
२, ११; ५, १२^३; वृजते तै. ३, १२,
५, ११; जै. १६५: वृजन्ति ऐआ.
१, ३, ४^३; वृज्ते तै. २, ४, ३, २;
ववर्ज जैउ. १, २, २, ३; अवृङ्क्
शा. १२, ७, ३, ४; तै. १, ५, ६, ५;
अवृञ्जत शां. १४, ५; शा. १, ५, ३,
९-१३; अवृञ्जत शा. ६, ६, ३, २;
९, ३, ३, ८; १३; २३; २९; तै. १,
४, ९, ३; ५, ६, ४^३; २, ३, ५, २^३; तां
८, ३, ३; ४, ६; ६, ५; ६; ९, १, १२;
१७; १२, १३, २९^३; २१, १३, ४; जै.
१४; ४९^३; ७४; ८१; १५५^३; १८७;
१९१^३; वृञ्जीत शा. ९, २, १, १७;
५, १, ५३; जैउ. १, २, २, ३; गो.
१, २, ६; वृञ्जीरन् तै. ३, १२, ५,
११; वृञ्जीयाः ऐ. ८, १५;
वृञ्जीय तां. ६, ५, १५; वृञ्जी-
यम् ऐ. ८, १५; वृञ्जीमहि जै.
१९१.

वृज्यते तै. ३, ६, ३, २; वृज्येत तै.
३, ६, १३, १.
वरीवृजत्-वर्वा-वर्जनीय- गद्र.
वृक्त-वर्हिष्- -र्हिषः ऐ. ५, ६; शां.
२३, १; शा. १३, ५, १, ९; -र्हिषे
तै. ३, ११, ६, २.
वृज्ज- -नम् शा. ४, २, १, ९; तै. २,
८, ४, ८; -नस्य तै. २, ४, ३, ८;
७, ४, १; -ना तै. ३, ७, ५, १३;
-नाः तां. ४, ७, ५; -ने ऐ. १, ९.
वृजिन्- -नम् ऐ. ५, ४; तै. ३, ३, ७,
१०; -नात् तै. ३, ३, ७, १०.
वृणह्युः^३ गो. २, ६, १४.
वृणान, ना- वृत्-वृत्-वृत्त्वा/ १व द्र.
√वृत्, वर्तते ऐ. ४, ७^३; ५, ३३; शा.
८, ४, १, ९; जैउ. ३, ४, २, १; ६,
५, ५; ६; गो. १, २, ९^३; ३, २; २,
२, १०; वर्तन्ते दै. १, १९; वर्त-
स्व तै. २, ३, १०, ३; सं. १, ६,
१९; अवृत्त शा. १४, ७, ३, ५;
ववृत्त्याम् गो. २, ४, १५; वर्तेरन्
शां. २६, १; तैआ. ७, ११, ४^३;
वर्तेयाः तैआ. ७, ११, ४^३.
वर्तियामसि तै. २, ५, ६, १; अव-
वर्ति तै. १, २, ६, १.
वरीवर्त्यमान-, वर्तनि-, वर्तमान-,
वर्ति-, वर्मन्- गद्र.
वृत्- वृत्ता तैआ. ४, ४२, ३; वृत्ताऽ
इव तै. ३, ६, १०, १.
वृत्, ता- -त्तः तै. १, २, ६, १; -त्तम्
शा. १४, ७, ३, १; -त्तम्ऽइव शा. ७,
५, १, ३८^३; -त्तायाम् शांआ.
४, ८.
वृत्ता(-त्तऽअ-)न्त- -न्तम्, -न्तात्
शां. २६, ३.
वृत्ति-विचिक्त्सि- -त्सा तैआ. ७,
११, ३.
वृत्(√वृ) - -त्सि सा. २, ६, १४;
-त्रः शा. १, १, ३, ४; ५^३; ६, ३, ९; १६;

१७^३; ४, १; १३; १८; ३, ४, ३,
१३; ९, ४, २; १४; ४, १, ३, २-४;
४, ८; २, ५, १५; ४, ३, ४; ५, ५, ५,
२; ६, ४, २, ३; १३, ४, १, १३; का.
२, १, ३, २^३; तैआ. १, १०, ६^३;
-त्रम् ऐ. १, ४; २६; २, ३^३; २३; ३,
१५; १६; २०; २१; ४, २२; ७, २८;
ऐआ. १, १, १; शां. ३, ५; १५, २^३;
३^३; २३, २^३; शांआ. १२, २^३; ३; ६; शा
१, ६, ३, ७; २६; ३, ४, १२^३; २१^३;
२, ४, ४, १५^३; ५, ३, १-४; २०; ४,
१; ९; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १^३;
३, १, ३, १२; ९, ४, १४; १६; २५;
४, १, ३, २; ४; ३, ३, ५^३; ६; ७; ९;
१७; ५, २, ३, ७; ८; ४, ३; ५, २८;
६, २, २, १९^३; ७, ४, १, १३; ९, ५,
२, ४^३; ११, १, ३, ५^३; ५, ७; ८^३; का.
१, ३, ४, ९^३; ५, २, १-४; १९; ३, १;
९; ६, १, १; २, १; ३, ४; ४, १^३; तै.
१, २, ३, ३; ३, १०, १; ४, ७, ६; ६,
१, ६; ७; ७, ४; ५^३; ७, १, ६; ३, ७;
२, ५, ४, ३; ६, ८, १; ८, ३, ६^३; ७^३;
८; ४, ४; ५, १; ३, १, २, १; ५, १; ४;
२, ९, २; ३, ६, १; ५, ७, ३; ८, ५,
१; तां. ९, ५, ७; ११, ११, १२; १३,
४; २३; १३, ४, १; १५, ११, ९; १८,
५, २; ९, ६; ११, १^३; २; ३; जै. ३३;
७३^३; १४२; १५८; १८३; -त्रस्य
ऐ. ३, २०; शा. १, ६, ४, २१^३; २, ५,
३, १८^३; ४, ९^३; ३, १, ३, १५^३; ४, ३,
३, १७^३; ५, ५, १, १४; का. १, ५, २,
१७; ५, ३, ९^३; तै. २, ८, ३, ५; तैआ.
१, १०, ७; तां. १८, ९, ६; सा. २,
७, ५; -त्राणि ऐ. १, ४; २५; २, २०;
८, ११६; शां. १, ४; तै. १, ५, ८, १;
२, ४, १, ३; ४, ३; ५, ७; ३, ५, ६, १;
-त्रात् शा. ७, २, ३, २; तां १२, ५, २१;
-त्राय ऐ. ४, २; शा. १, २, ४, १; ३; ६;
६, ३, १७; ४, १; ४; ४, १, ३, १;

† 'क्षम्' इति मुपा. अशुद्धः तु. शा. ‡ 'वर्जनीयः' इति G. सम्भावयति § 'त्रा' इति मुपा. चिन्त्यः ।
तु. क्र. ९, ११०, १ ।

३, ५; ५, ५, ५, २; का. २, २, २, १;
२; ५; तै. १, ५, ८, ३; ७, ६, ६; २, ४,
१, ३; ७, ३, २; तैआ. ५, २, ९; तां.
८, १, २, ५, २; ८, ९; १२, ६, ६; १३,
५, २२; १४, ४, ५; २०, १५, ६; जै.
५०; ६६; १४८; -त्रे शां. ३, ६;
१५, २; श. ५, ५, ५, १; -त्रेण श.
१, १, ३, ८; ९; का. २, १, ३, ५; २;
-त्रेषु तै. २, ७, १३, १; सा. १, ८,
१२.

वृत्र-खाद(√खाद्)- -द्: ऐ. ५, १२.
वृत्र-तर||- -म् तै. २, ५, ४, ३.
वृत्र-तुर- -तुर: श. ३, ९, ४, १६; -तु:
तै. १, २, १, २१; २, ८, ३, ८.
वृत्र-तुर्य- -र्ये श. १, १, ३, ८;
९; का. २, १, ३, ५; तै. २, ८,
३, ६; ३, १, २, १; २, ५, ४; ३, ६,
१; -र्येषु ऐ. ५, ८; शां. २३,
२; श. १३, ५, १, १०.

वृत्र-शङ्कु- -म् श. १३, ८, ४, १.
वृत्र-हृत्(√हृत्)- -त्यम् श. १,
६, ४, १२; -त्ये शां. २२, २; तै.
२, ८, ५, ७; -त्येषु ऐआ. ५, २, १.
वृत्र-हृन्- -ह्ना श. ११, १, ५, ७;
८; -ह्ने ऐ. ८, २३; शां. ४, ३;
श. ११, १, ५, ५; ७; १३, ५, ४,
९; ११; -हणम् श. ६, ४, २, ३;
-हणा तै. २, ४, ५, ७; गो. २, ३,
१५; -हणा तै. २, ४, ८, ३; ८,
५, १; ३, ६, ८, १; ९, १; -हृन्
ऐआ. ४, १, १; शां. ९, ४; श. ४,
५, ३, ९; तै. २, ४, १, २; ७, ८, १;
१६, २; ३, ८, ४, ३; तैआ. २, ५,
२; १०, १, ११; तां. ९, १०, १;
सा. २, ४, ८; -हभि: तै. ३, ६,
८, १; -हा ऐ. ३, २२; ४, २९;
ऐआ. १, २, १; शां. ४, ३; तै. १,
७, ३, ७; २, ४, १, २; २, ९; ५, १;
७, ५; ५, ८, २; ६, ११, १०; १३, ३;
१५, २; ७, १३, १; ३, ३, ११, ४;

५, ६, १; ७, ११, ४; तैआ. १०,
१, ९.
वृत्रहृन्तम(न्+तमप्)- -म: तै.
२, ७, १३, २; १६, १; -मम् ऐआ. १,
१, १; तै. २, ५, ८, ४; ६, १७, २; -मा
तै. २, ४, ५, ७; -माय ऐआ. ५, २, २.
वृत्रह-वत्(मत्तुप्)- -वत् शां. २२,
२; तां. १०, ६, २.
वृत्रा(न्+अ-)-भि-प्रक्षरि(त्-→)त्ता-
-ता: श. ७, २, ३, २.

वृथा ऐआ. २, ३, ६; तै ३, ३, २, २;
जै. १२८; वृथाऽइव तै. ३, २,
८, ८; प. ३, १.
वृथा-माँस- -म् श. ११, ७, १, २.
वृथो(थाऽउ-)-दक्- -कानि श. ९,
४, ३, ९.

√वृध्, वृधते शां. १३, २; श. १, ६,
३, ११; ८, १, ४; २, २, १, १२; का.
१, २, १, ९; तै. १, १, ९, ७; वृधते
श. १, ८, १, २८; १०, २, ३, ६; १३,
२, ७, ४; १४, ७, २, २८; तै. २, ८,
७, ४; ३, १२, ९, ७; जैउ. ४, ६,
३, २; गो. १, २, ४; वृधन्ते शां.
२७, ३; श. १, ५, ३, १२; ३, ६,
१, १०; तै. २, १, ४, ७; तैआ. ८,
२, १; वृधन्ति श. १, ८, १, २८;
तै. ३, ५, २, ३; ६, १, ३; १०, २;
वृधसे श. २, २, ३, २३; चावृधे
ऐ. ५, ८; १९; ऐआ. १, ३, ७; ५,
१, ६; २, २; शां. २३, २; शांआ.
२, ८; श. ४, ३, ३, १८; १३, ५,
१, १०; तै. ३, ५, ६, १; ७, ४, ५;
तैआ. १०, १, १५; तां. १३, ४,
१४; गो. २, ४, ३; ववृध तैआ.
६, ३, १; जै. १८०; वृधात: तै.
२, ६, ८, ३; वृधान् श. १, ८, १,
२८; तै. ३, ५, ८, ३; १३, ३; वृधासि
का. १, २, ३, १९; वृधताम् तै.
२, ५, ५, १; गो. १, २, ४; वृधतु
ऐ. १, १३; शां. ७, १०; वृधन्तु

तै. ३, ११, ३, १; वृधस्व श. १,
६, ३, ८; १०; ११; वृधस्व श. १,
८, २, ४; १४, ३, १, २३; तैआ. ४,
११, ४; गो. २, ४, ३; वृधे शां.
२५, ६; २६, ११; तै. २, ८, ५, ९;
वृधत ऐ. ४, ३२; शां. १९, ९;
२०, ३; अवृधत तै. १, १, १०, १;
अवृधत तै. २, ८, ३, ४; अवृधे-
ताम् तै. २, ६, ७, ३; १०, २-४;
२०, २; ३; अवृधन्त तां. ११,
११, ४; १२, १२, २; १३, ४, १४;
९, ९; जै. ४५; ७१; अवृधन् ऐ.
३, २०; शां. १५, ३; श. ६, ७,
४, ५; अवृधन् तै. २, ८, ३, ५;
वृधिपीमहि श. १, ८, २, ४; १४,
३, १, २३; तैआ. ४, ११, ४;
अवृधत् ऐ. ६, १८; १९; ऐआ. ५,
२, २; शांआ. १, २; गो. २, ६, १.
वृधयते तै. ३, ७, ६, ४; वृधयति
शां. ३, ५; श. १, १, ४, १९; २०;
६, १, १, ६; वृधयति का. २, १,
१, १४; वृधयन्ति ऐ. १, २६; ३;
२, २; ५, ३; श. ८, ७, ३, ७; वृध-
यन्ति श. १२, ८, १, २; तै. २, ५,
६, ५; ३, ३, ६, ४; तैआ. २, २०,
१; तां. ११, ११, ४; १२, १२, ३;
१३, ९, ९; वृधयथ: श. १, ६, ३,
१३; वृधयामि ऐ. ८, २७; वृध-
याम: तै. ३, ५, ६, १; तां. १, ५,
७; वृधयामसि श. १, ४, १, २५;
तै. १, २, १, १०; २, ८, ८, ८; ३,
५, २, १; वृधयन्तु श. ६, २, १,
२५; २६; वृधयस्व श. ६, ६, ४,
१२; तै. ३, ७, १३, १; वृधय
शांआ. २, ९; श. २, ३, ४, १३;
७, १, १, २८; का. १, ४, १, ११;
२२; २७; तै. १, २, १, १६; २, ४,
७, ७; ५, ८, ८; अवृधयत् तै. २,
६, १०, १; ५; ६; २०, १, ४; ५;
तां. १९. ७, ५; अवृधयन् तै. २,

॥स्वरस्त्वन्वेप्यलक्षणः । ष 'वावृधो इति' इति मुपा. ?। ङि संस्वरो मुपा. संहिता(च. १२, ४४; ५२)-विरोधाच्चिन्त्यः ।

४, ३, ३; ६, ७, ३; १०, १; ४; १३, ३; २०, १; ४; अर्धयन् तै. २, ६, १३, १; अवीवृधत श. १, ९, १, ९; १०; तै. ३, ५, १०, २; ३; ४; अवीवृधेताम् तै. ३, ५, १०, ३; ६, १५, १; अवीवृधन्त श. १, ९, १, १०; तै. २, ६, १५, २; अवीवृधन्त तै. २, ६, १५, २; ३, ५, १०, ४; अवीवृधन् ऐ. ५, ७; ऐआ. ५, ३, १; शां. २८, ८; श. ८, ७, ३, ७; ९, २, ३, २०; २२; तै. २, ७, १५, ५; १६, ३; तां. ११, ११, ४.
 वावृधस्वां तै. २, ५, ८, ११.
 वर्धन- वर्धमान- नां, वर्धयत्-न्ती-वर्धयमान-वर्धयित्वा, वावृधान- गद्र.
 वृद्ध, द्वा- -द्वधे: शां. १३, २; तै. २, ७, ६, ३; जै. ६२; -द्वधम् प. ४, ६; सं. ३; -द्वधान् तै. १, ७, २, ३; ४; -द्वधानाम् तै. १, ७, २, ३; ४; -द्वधाम् तै. १, ७, २, ४.
 वृद्ध-युञ्ज- -ञ्जस्य ऐ. ३, ४८.
 वृद्ध-वत्(मतुप्)- -त् शां. २६, ११; १३; शांआ. १, २; २, १; ५; १०.
 वृद्धवती- -त्य: शांआ. २, ७; -त्या शांआ. २, ८-१०.
 वृद्ध-श्रवस्- -वा: श. ५, ३, ५, ३३; तैआ. १, १, १; २१, ३; १०, १, ९.
 वृद्धा(-द्वधऽआ-)यु- -म् श. ३, ६, १, २४.
 वृद्धा(-द्वधऽअ-)वृद्ध- -द्वधयो: सं. ३.
 वृद्धि- -द्वधय: श. ३, ६, १, २४; -द्वधि: श. ७, ४, १, ४५; १०, २, ३, ६; -द्वधिम् श. १३, २, ७.

४; तै. २, ५, २, १; -द्वधौ सा. ३, ९, ५; -द्वध्या श. १३, २, ७, ४; -द्वधै श. १३, ४, ९, १५; तै. ३, ३, ६, १०; ७, ८.
 वृद्धि-कर्मन्- -र्मण: दै. ३, ११.
 वृध्- वृधे तां. १३, ९, ९.
 वृध्- -धस्य शांआ. २, १०; -धांस: ऐ. ५, १८; शां. २५, २; २६, ११; शांआ. १, २; तै. २, ८, ६, ३.
 वृधत् गो. १; १, १; १०; २१; २, २, १४.
 वृधत्- -धन्तम् तां. १२, १२, १.
 वृधन्वत्(-धनन्मतुप्)- -न्वत् ऐ. ४, ३१; ३२; ५, ६; १८; १९; -न्वन्तौ शां. ३, ५; श. १३, ४, १, १५; -न्वान् ऐ. ४, ३१; ५, ७.
 वृधात्- -न्न तै. २, ८, ३, २; -न: शां. २६, १३; श. १३, ८, ४, ९; तैआ. ४, २०, २; -ना तै. २, ८, ४, ५.
 वृन्द्धारक- -क: श. १४, ६, ११, १.
 वृश- -श: तां. १३, ३, १२; जै. १८०; -शम् जै. १८०.
 वृश्च-शब्द- -शब्द: सा. ३, ६, १२.
 वृश्चिक- -क: शांआ. १२, ६.
 वृष्, वृषति ऐ. ४, २५; ऐआ. ३, १, २; शांआ. ३, २; श. १, ३, १, २५; ५, २, १९; ७, १, ३; १८; २, २, ३, ८; ३, १, १६; ६, ३, ७; ३, ७, ४, ४; ७, ५, २, ४१; ८, २, ३, ८; का. १, २, ३, ६; ३, १, ९; ६, ३, ५; तै. १, ७, ५, ३; वर्षति श. १, ८, ३, १२; ४, १, १६; ७, २, ४, ५; ८, २, ३, ५; ३, २, ५; ६; १०, ६, ४, १; ११, १, ६, १६; २, ७, ३, २; १२, ४, १, ७; ११; १३, १, ९, १०; तै. ३, ३, ६, ४; १०, ३; ८, १३, २; तैआ. ५, ६, ११; १०, ६, ३, १; तां. २०, १६, १; जै. १८३; १११; ११३.

जै. १, १२, २, १; ३, १, १, १०; गो. २, ६, १२; वर्षन्ति शांआ. ७, ४; श. ५, ३, ४, १३; तै. ३, १२, ७, ४; वर्षन्ति श. ३, ८, २, २२; १२, ३, २, ५; वर्षिष्यति श. ३, ३, ४, ११; वर्षतु ऐआ. ५, ३, २; श. १, २, ४, १६; १७; १९; का. २, २, २, ९; १०; ११; तै. ३, २, ९, ३; वर्षतु श. १३, १, ९, १०; तै. ३, ८, १३, ३; तैआ. ६, ४, १; वर्षन्तु तै. २, ७, १६, ४; अवर्षत् ऐ. ४, २७; जै. १८; वर्षत् श. ७, २, ४, ५; जै. १८.
 वर्षयतम् तै. २, ४, ५, ४.
 वर्ष-वर्षत्-न्ती-वर्षयन्ती- गद्र.
 वृष- -प: जै. १८०; -पम् जै. २०९; जैआ. २, १६, ३; -पस्व आ. जैआ. १, ५२३.
 वृषाय्, अवृषायिपत मं. २, ३, ७; अवृषायध्वम् मं. २, ३, ६.
 वृषायमाण- -णा: तै. २, ५, ४, २; ६, ८, ४.
 वृषक- -क: तां. १, ५, १२; -कम् आ. जैआ. १, २६३; ५०४; -काणि आ. १, ४७९; जैआ. १, ४८०.
 वृषक-श्येन- -न्तौ जैआ. २, २०, ५.
 वृषन्- -पण: श. १, ४, १, ३२; तै. ३, ६, ९, १; -पण: तै. २, ८, ५, ६; -पणम् श. १, ४, १, ३२; ६, ४, ४, ८; तै. २, ४, ३, ६; ५, ६, १; ६, ८, ३; ४; ७, १३, ४; ८, २, ६; ४, २; ३, ५, २, २; सा. ३, ६, ५; गो. २, ४, २; -पणा श. ४, ५, ३, १०; तै. २, ४, ३, ११; ५, ७; -पणा ऐ. १, २, २; तै. २, ८, १, ५; -पणे तै. १, २, १, २१; -पम् ऐ. ४, ४, ५, १२; शां. १७, ४; श. १, ४, १, ३२; तै. ३, ५, २, ३; ६, १०, १; -पभि: तै.

ॐ मस्यरो मुपा. बाह्वृच(१, ११, १) विरोभाञ्चिन्त्यः । † अभ्यासे संहितादीर्घः । 'वृधस्व' इति पपा. ॥
 क्र. ६, १७, ३ द्र. ॥ अनुवृद्धयः' इत्येकं पदमाहतुः उ. म. । तत्र स्वरेवम्यात् । तु. = य. ५, २३ द्र. । सुस्वररहितो
 मुपा. प्रामादिकः । मु. अ. ७, ११०, २ द्र. । मध्योदात्तः इति मैस. ४, १२, ६-१

२,८,५,१;७,७; -प्रा ऐ. ४,३२;
 ५, ८; १२; ३; ऐआ. १,
 २,१;४; ३,१;५; ४,२; शां. ३,
 ५;१३,४; २०, ३; २२,२;२३,
 २;६; शांआ. १२,७; शा. १, १,
 ११,१८;२०;२,५,१५; ३,१,९;४,
 १,२९;३३; ४,३; ५,३,१५;७,
 २,१२;९,२,२१;२३;२४; २,१,
 १,४;४,४, २३; ५,१, १,१;३,३;
 १,११;८, ५,७; ४, ४,२, १०;
 १५;१८;६,७,११;१२;६,३,१,
 ३०;३,१८;४, २,४;४,८; ६,
 २,८; ७, ५,१, ६; ७: ३८;२,
 २४;१०,१,१,९;१२, ८,२,६;
 १३,१,६,१; २,७,५;८, ५;५,२,
 ३;१४, १,२,२०; ४,१६; ३,१,
 २३;२६; का. १, १, १,२; ३,४,
 ११३;४;३,९; २,१,१,१३;१४;२,
 ३,१४;४,६; तै. १,५,८,३;७,५,
 ११;२,४,१,३;३, ८,५,१; ७,१;
 ५,१,१;८, १२;६,८,४; ७,१३;
 ११;८,३,६;३,३,२,३; ५,२,२;
 ७,१०,४;११,४;१०,८,१; तैआ.
 ११,२६;३,४;११,६; १३,१;५,३,
 ५;९,८;९; १०,१,९;१५; तां. १,
 ७,१;४,३,८;६;१०, ९; १३; ९,
 ४,३; ११,५,१६; ६,३;८,१; ४;
 ११०,६; १४,३,१;१५,३,४; १८,
 ८,१३; आ. २,६,३;गो. १,३,२३;
 -पाणः शा. १३, ३,३,७; तै. ३,
 ५,२,३;८,२१,१; -पाणम् शा. १,
 २,५,१५; ६, ४,४,८; का. २,२,
 ३,१४; तै. २, ४,५,१; ६,८,२;
 तां. ६, १०,९; -पाणौ तैआ. १,
 २६,३; गो. २, १, १८; -पगः ऐ.
 ४,३,३; शां. २०,३;२१,३; २२,
 ३; शा. ४,१,१,९; ५, ३,४,५;
 १४,१,२,३०; तै. २, ४,३, १२;
 ३,९,५,५; तैआ. ४,३,१,५,३,

५; तां. ६,१०,१६; १८; सा. १,
 ४,१७; -पगः शा. १, ७,२, ११;
 १३;९, २,२४; -पगे ऐ. ४, ११;
 ३३; शां. १९,९;२०,३; २२,२;
 तै. १,२,१,९;२,८,४,३.
 वृषण(-ञञअ)-इव-इवस्य शा. ३,
 ३,४, १८; तैआ. १, १२, ३; प.
 १,१.
 वृषण्वत्(-ञ+मत्तुप्)-ण्वत् ऐ.
 ४,४; ३१;३२;५,६;१८; ऐआ.
 १, २,१; ३; शां. २०, ३; २२,
 २; तां. १०,६,३;११,६,३;८,५;
 -ण्वन्तः तां. ११, ६, ७; -ण्वन्त्वम् शा.
 १,४,१,३३; -ण्वान् ऐ. ५, ७.
 वृषण्वती-ती शां. २२, २;
 -तीः ऐ. ६, ९;११; १२; -तीम्
 तां. ९, ४, ३; -त्यः तां. ११, ८,
 २;५; १२, ९, २४; १३, ३, २६;
 १४, ३, २१८, ८, १३.
 वृषण्वसु-सु ऐ. २, १८;४, ३२;
 शां. २०, ४; २२, २; -सु शा. ६,
 ३, २, ३; गो. २, ४, १६.
 वृष, वृषा ← वृष, वृषन्
 वृष-त्व- -त्वेभिः ऐआ. १, २, १;
 तै. २, ४, ३, ८.
 वृष-दंश- -शस्य तां. ८, २, २.
 वृष-धत- -तस्य तै. २, ४, ३, १२.
 वृष-पवन्- -वीं तै. २, ४, ३, १२.
 वृष-शुष्ण- -ष्णः, -ष्णात् वं. २.
 वृष-शुष्म- -ष्मः ऐ. ५, २९; शां.
 २, ९; -ष्मेण जै. १४३.
 वृष-सेन- -तः, -सः ५, ३, ४, ६;
 तै. १, ७, ५, २.
 वृषा-कपि- -पिः ऐ. ६, २९; ३०;
 ३६; गो. २, ६, ७-९; १३; १६;
 -पिम् ऐ. ५, १५; ६, २९; ३०;
 ३१; ३२; शां. ३०, ५; गो. २,
 ६, ८; ९; १३; -पेः ऐ. ६, ३२;
 गो. २, ६, १२.

वृषाकपि-त्व- -म् गो. २, ६, १२.
 वृषा-रव- -वाय तै. २, ५, ५, ६;
 -वौ शा. १२, ५, २, ७.
 वृषण- -णौ शा. ३, ४, १, २१;
 ६, ३, १०.
 वृषभ- -भ. ऐ. १, २, ८; ८, २०; तै.
 २, ४, ७, ४; ५, ८, १; ८, ६, ९; तैआ.
 १०, १०, २; तां. २, २, १५; २१,
 ९, १६; -भः ऐ. ५, ४; ८; ६, १८;
 १९; २०; ऐआ. १, २, २; ५, १,
 १, २, ३; शां. २३, १; शा. ३, ३,
 ४, २; ७, ५, १, ९; ९, २, ३, ६;
 १४, ४, २, ७; तै. १, ५, ८, ३; २,
 ४, १, ३; २, ६; ३, ११; ५, १, ५; ८,
 १, ६, ८, ४; ७, १३, १; ८, ५, ९; ३,
 १, १, १०; ७, २, ७; तैआ. ४, ४, २,
 ५; ६, ३, १; १०, १०, २; तां. ११,
 ५, १६; जै. १, ९, १, ३; २, ७;
 ८; ३, ७, २, ७-१०; गो. १,
 २, १६; २, ४, १; ३, ६, १; ३;
 -भम् ऐ. ६, १०; शां. २५, ६;
 २८, ३; शा. ४, ३, ३, १४; तै. २,
 ४, ५, १; ७, ३; ६, ७, २; ८, ३, ४, ५,
 ९; ३, ६, १०, ३; तैआ. ३, १५, १;
 ३; गो. २, २, २०; -भस्य, ऐ. ५,
 ५; शां. २२, ८; शा. ५, ४, २, ५;
 ११, ५, ९, १०; तै. २, ४, ७, १; ७,
 ७, ३; -भा जै. ८३; -भा तै.
 २, ८, ४, ६; -भाय तै. १, २, १,
 ९; २, ४, ७, १; ३, १, २, ३; -भायऽ
 इव तैआ. ६, ४, १; -भेण तै. २,
 ४, ७, २; ८, ४, ४.
 वृषभ-वत्(मत्तुप्)-वत् शां. २३,
 १; २.
 वृषभ-श्रद्धा(-ञञअ)-प्र-मणि-
 -म् शांआ. १२, ८.
 वृषल- -लः शा. १४, ९, ४, १२.
 वृषली- -ली शा. १४, ९, ४,
 १२.

† = य. ५, २ । ← वृषन्- इति उ. सा. म. । परसुत्तरस्यले 'वृषणौ-वृषणस्थानीयौ द्वभौ' इति व्याचरस्यौ
 ङसा. । तथैव च साधु भातीति ङ्ग. टि. इ. ।

वृष्ट-ष्टात् श. १, २, २, ६;
७, १, २; ८, ३, १५; २, ६, ३, ७; ४,
२, २, १५; १४, २, २, २७; का. १,
६, ३, ५; २, २, १, ५; जैड. १, २,
३, १.

श्वेष्टि-ष्टये का. २, २, १, ५; -ष्टिः
ऐ. २, ४; १२; ४१; ८, २८^४; ऐआ.
३, १, २; शांआ. ३, २; ७, ४; श.
१, ८, ३, १२; ३, ८, २, २२; ५, ३,
५, १७; ७, २, ४, २; ४, २, २२; ५,
१, ८^३; ८, २, ३, ५^३; ४, २, ६; ६, १,
२०; २, २; २, ३, ३, १०; ११, १, ६,
२४; १२, १, १, ३; ४; ८, ३, ११;
१३, २, ६, १४; १४, ९, १, १३; तै.
१, ७, १, १; ३, २, ३, २; ९, २; ४; ३,
१, २^३; ३, ७, ७, ८; ९, ५, २; १०, ९,
१; २; तैआ. १, २६, ५; ३, ९, २;
तां. ११, ८, ११; १२, ८, ८; १३,
५, १३; जै. १०३; १०६; २००;
गो. १, ४, ३^३; ४; ५; -ष्टिःऽइव तां.
१२, ८, ८; -ष्टिभिः तैआ. १, ९,
५; -ष्टिम् ऐ. २, ४^३; ४१; ८, २८;
ऐआ. २, १, ७; शांआ. ७, ४; श.
१, ८, ३, १४; १५^३; ३, ८, २, २२;
७, २, ४, १-४; ६; ४, २, २२; ८, २,
३, ४; ५^३; ६; ४, २, ६; ११, ५, ३, ७;
१२, १, १, ३^३; १३, २, ६, १४; १४,
५, ५, १६; ९, १, १४; १९; तै. १,
६, ४, ५^३; ७, १, १^३; २, १, १, १; ५,
५, ३; ३, २, ३, २; ९, ३; ३, १, ३^३;
९, ४^३; ७, ५, ९; ९, ५, ३; तैआ. ५,
१०, ६; तां. १, ९, ६; ६, १०, १६;
१८; ८, ५, ९; ८, १७; ११, ८, ११;
१३, ५, १३; जैड. १, ३, ३, १; ४,
८, ४, ४; गो. २, २, १३; -ष्टेः ऐ.
८, २८^३; श. १४, ९, १, १९; -ष्ट्य
ऐ. १, ७; ४, २७; श. १, ८, ३, १२^३;
७, ३, १, २०; तै. ३, ३, ९, ४; जै.
१९४^३; जैड. ४, ८, ४, ४; प. १,
२^३; गो. २, १, १७; -ष्ट्यं श. १,
२, २, ६; ७, १, २; ४, २, २, १५; २,

३, ३, १०; ११^३; १४, २, २, २७; तै.
१, ७, १, १; तां. १, ९, ६.
वृष्टि-काम- -मः श. १, ५, २,
१९^३; ८, ३, १२; तैआ. १, २६, ५;
तां. ८, ८, १८; जै. १८; ७०; ११३;
-मस्य तैआ. ५, ११, ६; -माः
जै. ७०; -माय तां. ६, १०, १५;
८, ८, १९; सं. २.
श्वेष्टि-मत्- -मान् श. ३, ३, ४, ११.
वृष्टि-वृनि- -नये श. १४, २, १, २१^३;
तैआ. ४, ८, ४; ५, ७, ७; -नि ऐ.
३, १८^३; -निः श. १४, २, १,
२१; तैआ. ५, ७, ७; -निम् ऐ.
२, २०.
श्वेष्टि- -ष्ट्यः तै. ३, १२, ७, ४;
-ष्टिः तै. २, ८, ६, ६; ३, १, २, ४;
तैआ. १, २४, १; -ष्टौ तैआ. ९,
१०, २.
वृष्टि-घो- -घावा तै. ३, ५, १०, २.
श्वेष्टि-सुत्- -मान्ऽइव तै. ३, ५,
७, ४.
वृष्ट्वा ऐ. ८, २८; श. २, २, ३, ८;
का. १, २, ३, ६; तै. ३, ११, १०, ३.
वृष्टिग- -ष्टिगः श. ८, २, ४, २; -ष्टिगम्
श. ८, २, ४, २; -ष्टिगोः श. ३, ५,
२, १८^३.
वृष्टिगय- -ष्टिगानि तै. २, ४, ५, २;
-ष्टेभिः तै. २, ८, ३, ६. = वृष्ण्य-
वृष्ण्य- -ष्ण्यम् श. ७, ३, १, ४६^३;
तां. १, ५, ८; -ष्ण्यानि ऐ. ४, ३२;
श. ७, ३, १, ४६; -ष्ण्येभिः ऐ.
५, १२; शां. १३, ६^३.
वृष्टि, वयति श. ३, १, २, १९; तै. २,
६, ४, १; २; वयतः तै. २, ५, ५, ३;
वयन्ति तै. २, ६, ४, १; तैआ. १०,
१, १; वयत ऐ. ३, ३८; अवयन्
तां. १, ८, ९; सं. १, १, ५.
वयत्, वयित्री- गद्र.
वेग(√विञ्)- -म् तां. १४, ५, १५.
वेट् श. ९, २, १, ८^३; ९; ३, ३, १४.
वेट्-कार- -रः श. ९, २, १, ७; ३,

३, १४; -रेण श. ९, २, १, ७.
श्वेष्टि- -ष्टुः श. ६, ३, १, ३२; -ष्टुम्
श. २, ६, २, १७; ६, ३, १, ३१;
-ष्टुनाम् श. १, १, ४, १९.
श्वेष्टि- -ष्टुः तैआ. ५, २, ४; ३; -ष्टुना
तैआ. ५, ३, २; -ष्टुनाम् का. २,
१, ३, २१; -ष्टोः का. १, ६, २, ८;
आ. जैआ. १, ५, २५.
वेणु-भार- -म् तै. ३, ९, ७, १.
वेणु-यव- -वान्, -वेणु शां. ४,
१३.
वेणु-यष्टि- -ष्ट्याम् श. २, ६, २, १७.
वेत्स- -सः श. ७, ५, २, ११; ९, १, २,
२२; २४; १२, ८, ३, १५; १३, ३,
१, ३; तै. ३, ८, ४, ३; १९, २; २, ४;
-से श. ९, १, २, २७; -सेन श.
९, १, २, २४.
वेत्स-शाखा- -खया श. ९, १, २,
२०; जै. १२३ -खा श. ९, १, २,
२२; २३; तै. ३, ८, ४, ३; -खायाम्
तै. ३, ८, १९, २; -खासु श.
१३, ५, ३, ८; तां. २१, ४, १३.
वेत्स्वत्- -स्वति तां. २१, १४, २०.
वेत्स्वै(वेष्ट)(√विद) तै. ३, ७, १, ९.
वेत्सो(ः) जै. १८४.
वेत्स्यमान- -नाः श. ४, १, ३, ५; १४,
१, १, १२.
श्वेद(√विद)- -न्द श. १, ९, २,
२३; -दः ऐआ. ५, ३, २; शांआ.
४, ११; श. १३, ४, ३, ३; ६-१४;
१४, ४, २, २८; ८, १, १; ९, ४, २५;
तैआ. ४, ४२, ५; १०, १, १६; जै.
२१२; जैड. १, २, १, १२; १५, १,
१; ४, ११, ४, ३; सं. १, ५, १७; गो.
१, १, ५; ८; ९; -दम् शांआ. १४,
१; २; १४, ९, ४, १३; तैआ. २, १५,
१; १६, १; ७, ११, १; तां. २०, १५,
१०, जै. १२५; १७४^३ १८२; जैड.
१, २, १, ३; ४; १०; ३, १, ३; ५, २;
प. १, ३^३; गो. १, १, ५; ८; -दयोः
श. १०, ४, २, २४; -दस्य

ऐआ. २, ७, १; जै. १६६; जैउ. १, १,
१, २; १७, २, १; आ. १; सं. ३-दाः
ऐ. ५, ३२; द. १५; ऐआ. १, ३, २, ३;
२, २, ३; ३, १, ६; २, ४; शांआ. ७,
१९; ८, ५; १३, १; सा. १०, ४, २, २५;
११, ३, ३, ७; ५, ८, ३; १२, ३, ३, २;
४, ९; ११; १४, ४, ३, १२; ६, ७,
१८; ७, १, २, ३; ३, ६; ७; ९,
२, ४; तै. २, ३, १०, १; ३, १०, ११,
४; तैआ. ३, ११, १; ७, ५, ३;
जैउ. १, ७, २, ४; ४, १०, ४, ८;
प. ४, ४; ५; गो. १, १, २९; ३१;
३३; ३७-३९; २, ९; १०; १६; ३,
१६; ४, २, ४; ५, २, ४; २५; २, ६, ७;
-दान् ऐ. ६, १५; ऐआ. ३, २, ३;
शांआ. ८, ३; सा. ३, २, ४, ५; ११,
५, ८, ४; १२, ३, ४, ११; १३, ४, २,
१५; १४, ६, ७, १८; ७, ३, ७;
९, ४, १५; तै. २, ३, १०, ३;
जैउ. १, ७, २, ४; प. १, ५; गो. १,
१, ६; १०; १६; २९; ३१; ३२;
२, ९; १८; २४; ३, १; -दानाम् ऐ.
५, ३२; ऐआ. ५, ३, २; शां. ६,
१०; शांआ. २, १; सा. १२, ८, ३,
२३; १४, ५, ४, ११; ७, ३, ६;
१२; तै. २, ८, ८, ५; जैउ.
१, १४, ४, २; ३, ४, ५, ७; गो. १,
१, १४; २५; २७; ३८; ३, ३; १९;
५, १६-१९; २, ५, ७; -दे शा.
१२, ३, ३, २; गो. १, ५, १०; तै.
-देन शा. ५, ५, ५, १५; तै. २, ६,
२, ३; जैउ. १, १, १, १; २, १, १;
२; १२; १३; -देभ्यः शा. १४, ६, ७,
१८; गो. १, १, २०; -देषु शा. १२,
३, ४, ११; १४, ६, ७, १८; सा. १,
२, १०; गो. १, १, ३८; ३९; २, ५;
२४; ३, १; १६; ५, २४; २५; -द्वैः
शां. ६, ११; सा. ५, ५, ५, ५; तै. ३,
१२, ९, १; गो. १, १, ६; १०; ३७;
३, २; ४, २४; ५, २४; -द्वौ शां. ६,

११; सा. १०, ४, २, २४; १४, ९,
४, १४.
वेद-पारग- -गौः गो. २, २, ५.
वेद-पुहय- -पः ऐआ. ३, २, ३;
शांआ. ८, ३.
वेद-मय- -यः ऐ. १, २, २.
वेद-रहसिकी- -की गो. १,
१, २७.
वेद-विद्- -वित् शा. १४, ६, ७, ४;
-विदि तैआ. २, १५, १; -विद्भ्यः
तैआ. २, १५, १.
वेद-शरीर- -रैः प. ४, १.
वेद-शिरस्- -रः शांआ. १३, १.
वेदा(-दऽआ-)हनम्- -नाय तैआ.
१०, १, ६.
वेदा(-दऽआ-)दि- -द्वौ तैआ. १०,
१०, ३.
वेदा(-दऽअ-)बुवचन- -नम् तैआ
७, १०, १; -नेन शांआ. १३, १; सा.
१४, ७, २, २५.
वेदा(-दऽअ-)न्त- -न्ते तैआ. १०,
१०, ३.
वेदान्त-विज्ञान-सुनिश्चितार्थ-
-र्थाः तैआ. १०, १०, ३.
वेदो(-दऽअ-)पनिषद्- -पत् तैआ.
७, ११, ४.
वेदना- -ना तैआ. १, ८, २.
द्वेद- -द्वे शा. १, ९, २, २३; -दः
तै. ३, ३, २, १; ७, २; ८, ९; ९, ११;
७, ६, १३; तैआ. ५, ४, ४; १०,
६४, १; -दम् शां. ३, ९; सा. १, ९, २,
१; २१; २२; तै. ३, ३, ९, ११;
-दस्य शा. १, ३, १, ११; ९, २, १६;
का. २, २, ४, ८; तै. ३, ३, २, १;
-दे शां. ३, ९; ७, ३; -देन शा.
१, ९, २, २४; १४, २, १, १६; तै. ३,
२, ८, ८; ३, ७, २; ८, ९, १०.
वेद-नृण- -गानि शां. ३, ९.
वेदा(-दऽअ-)तिशेष- -म् शां. ३, ९.
वेदि- -दिः ऐ. ५, २५; २८; सा. १, १, २,

९; २, ५, ७; ९; १०; १५; २६; ३, १,
२; २१; ३, २; ९; ९, २, २१; २४; २,
५, ३, ५; ११; ३, ६, २, ५; ७, २, १;
७, ३, १, १५; १८; २७; ५, २, ३१;
८, ६, १, १९; ३, ६; १५; ९, १, २,
११; ४, २, ३; १०, २, ३, १; ४; ५; ७;
११, ४, १, १६; १२, ८, २, ३, ६; ३, ६;
९, १, ११; १३, ५, २, २१; १४, ९,
४, ३; का. १, ५, २, ५; १०; २, १, २,
९; २, ३, ७-९; १४; २३; ४, २; तै. १,
७, ३, ८; ८, १, २; २, ५, ५, १; ३, २,
९, ११; १२; ३, ६, २; ८; ९, १०;
११; ७, ६, १८; ९, ५, ५; तैआ. ३, १,
१; ५, १, १; १०, ६४, १; तां. १,
१, ७; १६, १३, ६; २५, १३, ३;
जैउ. १, १, ५, ५; गो. १, ३, १०; दिम्
शा. १, २, ५, ९; ३, ३, २; ४, १०;
२, ५, ३, ६; ११; ६, १, १०; १४; ३,
६, २, ५; ३, ४; १४; ४, १, ४; ५,
४, ३, १, ३; ७, ३, १, २, ७; १०, २, ३,
३; ४; ७; १२, ७, ३, २, २; १३, ४, ३,
१; का. १, ५, २, ५; १०; ६, १, ७;
११; २, २, ३, ८; तै. १, ६, ४, २;
८, ५; ३, २, ९, ७; १३; ३, ९, १०;
७, ४, १, २; ५, १, ३; ७, १, ३; ९, ५, ५;
गो. २, ४, ८; -द्वौ सा. २, ५, २,
५; १२, ७, ३, ७; १४; का. १, ५,
१, ४; तै. १, ६, ४, २; ३, ६, १०,
४; -द्वीः सा. ९, २, ३, १७; -द्वेः
ऐ. ३, ९; ६, ३; ७, २, ७; २८; ८, ५;
शां. १०, १; सा. १, ५, १, ३; ९, २,
२४; २, ५, २, ३०; ३, ५, १, ६; १०;
१२; २, २; ६, १, ३; ८, १, ११; ४;
२, ५, ३; ९, १, २, १, २; १०, २, ३, १;
३; १३, २, ६, २; का. १, ५, १, २, ७;
गो. १, ३, ९; -द्वौ सा. २, ५, २,
६; १८; ३, ५; ११; ८, ६, ३, ६;
१५; का. १, ५, १, ४; १५; -घा शा.
९, ५, १, ४८; १०, २, ३, ५; १४;
तैआ. ३, ८, १; -घाः तै. ३, ९, ४, ४;

‡ अन्तोदात्तो मुपा. चिन्त्यः । † 'पेदे' इति कालि. मुपा. नितरामसुद्धयः । = उ. सा. १२, ३, ३, २ ।

-घाम् ऐ २, २२; ३, ९; शा. १२, ८, ३, ६; तै. १, ६, ४, ३; ५, १; २, ६, १०, १; जै. १२: गो. २, ४, ६; -घै तै. १, ४, ६, ६; २, ७, ६, २. वेदि-चृतीय-ये तै. ३, १२, ५, १०. वेदि-त्व-म् ऐ. ३, ९. वेदि-भाजन-म् श. २, ४, २, १३; का. १, ३, ३, ११. वेदि-विमान-म् श. १०, २, ३, १०. वेदि-पुद्-पत् ऐ. ४, २०; शा. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११; तै. १, २, १, २३; तैआ. १०, १०, २; ५०, १; -पद: मं. २, ३, ३; -पदे शां. २५, ९. वेद्य(-दिअ-)-न्त-न्त: श. १०, २, ३, १; ११, २, ७, ३३; तै. १, ५, १०, १; -न्तम् श. १०, २, ३, २; ११, २, ७, ३३; -न्तात् श. ३, ५, १, २७; ५, १, १३; १०, २, ३, ४; -न्ते जै. १६५. वेद्य(-दिअं)-सु-सौ तै. ३, २, ९, ९. वेदस्(√रविद्)-द: श. १२, ८, २, १; -दसा शांआ. २०, २; -दसाम् शांआ. ७, १. वेदुक-क: तै. ३, ९, २२, २. वेदितुव्य, व्या(√रविद्)-व्य: शांआ. ६, १९; -व्यम् श. १४, ८, १, १; -व्या श. १२, ३, ५, १२; सं. २; गो. १, ५, ६; -व्या: शां. २, २. वेदितुम् श. ३, ६, २, ६; वेदित् ३म् श. ११, ६, २, ५. वेद्य-घात् तै. १, ४, ६, ३. वेधस्(√विध्)-०ध ऐ. ७, ८; श. १२, ४, ४, १; -धस: ऐ. १, ३०; तै. २, ८, ८, २; ३, २, ७, ६; ९, ८; तैआ. ३, ११, ११; १३, २; जै. ३, ६,

७, १; ६; -धसम् तै. २, ५, ५, ४; ८, २, ७; -धसे ऐ. ४, ३२; ६, १०; शां. १२, ९; २०, ३; २२, २; तै. १, २, १, ९; ४, २, २; २, ४, ३, ९; गो. २, २, २०; -धा: ऐ. ६, १०; तै. २, ८, ७, ५; गो. २, २, २०. √वेन्, वेनन्ति ऐ. १, २०; वेनसि तै. ३, ७, १३, १; अवेनत् श. ७, ४, १, १४. वेन्, ना-न: ऐ. १, २०; २२; ३, ३०: शां. ८, ५; २७, ४; श. ४, २, १, ८; १०; ७, ४, १, १४; तै. २, ८, ८, ८; तैआ. १०, १, ३; १०; -नम् शां. ८, ५; तैआ. ३, ११, १; -ना शां. २८, ९; -नात् तैआ. १०, १०, ३. वेनत्-नन्त: तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १. √वेप्, वेपध्वम् का. १, ४, २, १०; अवेपिष्ठा: तै. ३, ७, ८, २. वेपन्-न: श. १, ५, १, २; गो. २, १, ४. वेपमान-न: तां. ६, ६, १५. विपिन्-पिं तैआ. १, ३१, ५. वेमन्(√वे)-म तै. २, ६, ४, २. वेला(√वेल्)-लया श. ७, ५, १, १३; १५; २४; ८, १, ३, १०; ४, ३, २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २; ५; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८; ५, ४, १; ६, १, ४; २, ७; -ला शां. २३, २; ऋ. २, ४, १, १२; ११, १, ६, १; २; -लाम् शां. १०, १; श. २, ४, १, ६; १२; का. १, ४, २, ३; ७; -लायाम् शां. २६, ४; श. ४, ५, ७, ४; १२, ९, ३, ४; सा. ३, ८, ३. वेशन्ता(√विश्)-न्ताम्य: तै. ३, ४, १२, १. वेश-स्या-स्या: सा. २, ६, ११. वेदमन्-म शां. २७, ६; -मसइव

तै. २, ५, ५, ६; -मसु ऐ. ८, २४. वेदम-पतिदेव-व: जै. ८. वेद्य-इया तै. २, ४, ३, १॥ वेष्(√विष्)-ष: तैआ. १, १२, ५; -षाय श. १, १, २, १; का. २, १, २, ३; तै. ३, २, ४, ३. वेष्-श्री-श्री: श. ८, ५, ३, ८; तां. १, १०, ११; गो. २, २, १४. वेष्य-ष्य: श. १, ३, १, १७; का. २, २, ४, १३. वेष्क-म् श. ३, ८, १, १५. √वेष्ट, वेष्टयति तै. १, ३, ७, ३. वेष्टित-त: श. ५, २, १, ५; -तम् श. ११, २, ६, ७. वेहृत्-हृत् तै. २, ६, १८, ४; -हतम् ऐ. १, १५; श. १३, २, २, ९; तै. २, ६, १७, ७. √वै, वायति ऐआ. ३, २, ४; वायन्ते ष. ५, ८. वै ऐ. १, १; २; ३; ४; ५; ऐआ. १, १, १; २; शां. ५, ५; ६; शांआ. १, १; २; श. १, १, १, १; ७; ९; १२; १३; का. १, १, १, १; ४; ५; ६; ९; तै. १, १, २, २; ३; ४; ६; तैआ. १, २, ४; ३, ४; २२, १; २; तां. ५, ७, ८; १२, ३, २; ४, ५; ७, १; २१, १४, ३; जै. १; २; ३; जै. १, १, २, ५; ३, ४; ६; ४; १; आ. १; दै. १, २५; २६; ष. १, १; मं. १, ५, १७; सं. १; ३; ४; सा. १, १, ११; ४, १२; १४; गो. १, १, १; २. वैकङ्कत(←वि-कङ्कत)-न्त: श. ५, २, ४, १८; तै. १, १, ३, १२; -ता: श. १, ३, ३, २०; तैआ. ५, ४, ९; -तान् श. १, ३, ३, २०; -ते श. ५, २, ४, १५; -तौ श. १४, १, ३, २६. वैकङ्कती-ती श. १४, १, २, ५; तैआ. ५, २, ५; १०, १९, १;

‡ मुपा. सर्वयास्पष्टः । Kt. 'वेद । साम' इति यद् द्वे पदे प्रकल्प्यार्यान्तरं विधत्ते तत्सुधीभिर्विमृश्यम् । तत्र 'वि. च द्र. । † 'वाऽपि' इति सा. । 'वेपनमस्यास्तीति वेपि' इति संसिद्धिपरो भा. । 'वपि(उऽपि)' इति तु साधोयान् स्यात् । ॥ =ऋ. ६, ६१, १४ । 'वेदी' इत्यस्य वृ. १ इति भा. ? । तु. सा. ऋ. द्र. ।

-तीम् श. ६, ६, ३, १; २, २, ३, ३९.	वैद(←विद)- -दः ऐआ. २, १, ५;	वैन-सोमकृतव- -वे जैआ. १, ५१२०५.
वैकर्त(←वि-कर्त)- -र्तस्य ऐ. ७, १९.	गो. २, ३, २१.	वैनाय(क→)की(←वि-नायक)- -की
वैकल्पिक(←वि-कल्प)- -म् आ. २,	वैदन्वत्(←विदन्वत्)- -तः जैआ. १,	सा. १, ४, १८.
२५, ७.	४७५; -तम् जैआ. १, ३१८;	वैन्यु(←वेन)- -न्य जैउ. १, १४,
वैकुण्ठ(←वि-कुण्ठ)- -ण्ठः शांआ. ६,	४१४; आ. १, ३१९; -तानि तां.	४, २. -न्यः श. ५, ३, ५, ४; तै.
२; ७; श. १४, ५, १, ६; जैउ. ४,	१३, ११, ९; १०; आ. जैआ. १,	१, ७, ७, ३; तां. १३, ५, २०; जै.
५, १, १; ७, २, १०.	४७५; -तैः तां. १३, ११, १०.	९७; जैउ. १, २, ३, ९; ११, २, ६;
वैखानस(←वि-खानस)- -सः तां. १४,	वैदर्भ(←विदर्भ)- -भाय ऐ. ७, ३४.	१४, ४, १.
९, २९; -सम् तां. १४, ४, ६; ७;	वैददश्वि(←विदत्ऽअश्व)- -श्वेः आ.	वैपश्चित(←विपश्चित)- -तः; -ताय ^१
१८, ११, १०; जै. १९३ ^१ ; आ.	जैआ. १, ५००; जैआ. १, १९०५.	जैउ. ३, ७, ५, १.
जैआ. १, २४३; -सस्य आ. जैआ.	वैदमृती-पुत्र -त्रः, -त्रात् श. १४,	वैपश्यत्(←वि-पश्यत्)- -तः श. १३,
१, ६२; -साः तैआ. १, २३, ३;	९, ४, ३२.	४, ३, १३.
तां. १४, ४, ७; जै. १९३ ^१ ; सा.	वैदिक(←वेद)- -केन ऐआ. ५, ३, ३.	वैमुप(←वि-मुप)- -पात् गो. २, २,
१, १, १७; -सान् जै. १९३.	वैदेह(←वि-देह)- -हः श. ११, ३, १,	१२.
वैजवापि- -पात् श. १४, ५, ५, २०;	२; ६, २, १; ३, १; १४, ६, १, १; ८,	वैभावत्(←वि-भावत्)- -तस्य जै.
७, ३, २६.	२; १०, १ ^१ ; ४; ७; १०; १३; १६; १९;	१५२ ^१ .
वैजवापायन- -नात् श. १४, ५, ५,	११, १; ६; ७, १, १; २, १०; ८, १५,	वैभीतक(←वि-भीतक)- -केन सा. ३,
२०; ७, ३, २६.	११; तै. ३, १०, ९, ९; तैआ. १,	६, १२.
वैजवापायन- -नः, -नात् श. १४,	११, ६; तां. २ ^१ , १०, १७; जै.	वैभीदक(←विभीदक)- -कः प.
५, ५, २१.	६; १३५; -हम् श. ११, ४, ३,	३, ८.
वैजान(←विजान)- -नः तां. १३, ३,	२०; ७, १, १; -हस्य श. १४, ६,	वैभीदक-राजवृक्ष- -क्षः प. ४, ४.
१२.	१, १; ४.	वैमद(←वि-मद)- -दम् ऐ. ५, ४ ^१ ; ५;
वैडव(←वीडु)- -वः तां. ११, ८, १४.	वैद्युत्(←वि-द्युत्)- -तः शांआ. ११,	शां. २२, ६.
वैणव(←वेणु)- -वे आ. १, १६०;	२; ५; ६; श. १२, ४, ४, ४; तै. ३,	वैमदी- -दीः ऐ. ६, १९; गो. २,
जैआ. १, १६० ^१ .	१०, ५, १; तैआ. १, ४, ३; ९, २ ^१ ;	६, १; -घः शां. २९, ५.
वैणवी- -वी श. ६, ३, १, ३१;	१०, ६ ^१ ; ७, ३, २; गो. १, २, २४; ५,	वैमृध(←वि-मृध)- -धः जैउ. ४, ७,
४१; ४, १, ५; ५, ४, ३; तैआ. ५,	२५; -तम् शांआ. ११, १; १४, ९,	२, १०.
२, ४.	१, १८; गो. १, १, २१; -तस्य तैआ.	वैमृधी- -धीम्याम् श. ९, ५,
वैण-सोमकृतवीय- -ये आ. १, ५१२५.	१, १०, ७; -तात् श. १४, ९, १,	२, ५.
वैतसु(←वेतस)- -सः श. १२, ८, ३,	१८; -तानाम् तैआ. १, १७, २.	वैयश्व(←व्यश्व)- -श्वम् तां. १४,
१५; १३, ३, १, ३; -से श. १३,	वैद्युती- -तीनाम् तैआ. १, १७, २.	१०, ८; १५, ३, २६; जै. २०१ ^१ ;
२, २, १९ ^१ ; -सेन श. ११, ५, १, १.	वैद्युत-स्थान- -न्ने गो. १, २, १.	जैआ. ५. १, १७२; २९०;
वैतहव्य(←वीत-हव्य)- -व्यम् तां.	वैधस(←वेधस्)- -सः ऐ. ७, १३.	आ. १, २९०; ५२९; प. ३, १०;
९, १, ८; २, १; जै. ७८ ^१ ; आ. जैआ.	वैधारय- -यस्य आ. जैआ. १, १८.	-श्वस्य तां. १५, ३, २६; -श्वानि
१, १८८; -व्यस्य आ. १, १९०;	वैनंशिन(←वि-नंशिन)- -नाय श. ५,	आ. १, १६६; २६९.
-व्यानि आ. जैआ. १, १५५; -व्येन	२, १, २.	वैयाकरण(←व्याकरण)- -णाः गो.
जै. ७८; -व्येषु जै. १९६.	वैनवापाल- -ले आ. १, १६७.	१, १, २६.

‡ 'वैज-' इत्यपि बकारादिपाठो द्वे । § 'वैनसोमकृतवे' इति जैआ. मुपा. अद्र. । † 'वैतः' इति मुपा. ।

§ 'वैतदश्वेः' इति तु मुपा. ? । B. हस्त. पा. तथाह । 'वैतहव्यस्य' इति आ. मुपा. । || ←वैदमृती(←विदा-भृत्)ऽपुत्र- । ¶ 'वैधारेः' इति मुपा. । φ 'वैण-सोमकृतवीये' इति आ. मुपा. गद्र. । † एभावत्- इति श. गद्र. ।

‡ 'वैर्यश्वम्' इति मुपा. P ।

वैयाघ्र(←व्याघ्र)-घ्नः जै. १३४;
-घ्ने शांआ. १२,८; तै. २,७,१५,
३; सा. ३,५,१.

वैयाघ्र-पच- -पच श. १०,६,१,५;
८; -घः जै. ६१; जैठ. ३,७,३,२;
४,९,१,१; -घाय शांआ. ९, ७;
जैठ. ३,७,३,२; ४,९,१,१.

वैर(←वीर)-रम् तां. १६, १,१२;
-रैः जै. ९४.

वैर-हृत्य,त्या(←वीर-हत्या)- न्यम्
तै. १,५,९,५; ६; -त्यायै तै. ३,
४,७,१.

वैराग्य-संस्कृत- -ते शांआ. १३,१.

वैराज(←वि-राज)- -जः शां. ९,६;
श. ३,३,२, १७; ३,१८; ९,४,
१९; २२,२,२,१४; तै. ३, ९,८,
२; तां. २,७,८; १९,४,५; २०,
१५, १२; जै. १६९; आ. २,४,
४; जैआ. २, १४, ४; गो. १,
४,२४; २,६, १५; -जम् ऐ. ४,
१३; २८; ५,४; १६; ८,१२; १७;
शां. २२,७; ८; ९; २५,११; २९,
५; शांआ. १०, ८; ११,७; श.
५,४, १,६; ८,१,२,५; ६,१,८;
तै. १,२,२,३; तां. ७,८,११; ८,
९,१३; १२,१०,८; १०; ११,५;
२४; १३,१८; १३,७,८; १५,१,
५; ११,१३; १६,५,१७; १९,२,
४; जै. ३७; ११३; सा. १, ४,६;
गो. १,३,१२; २,१,१८; -जस्य
शां. २५,११; तां. ८,९,१३; १०,
६,४; १२,१०,६; जै. ३७; -जाः
तां. १२, १०, १०; -जे आ. १,
७२; ३९८; ४५६; जैआ. १,३९८;
४५६; -जेन ऐ. ८, १२; १७;
ऐआ. ५, १,४; शांआ. ११, ८;
श. ८,६,१,८; तै. २, ६,१९,२;
-जो तां. ४,८,४.

वैराजी-जीः शां. १२,३.

वैराजना-गानि शांआ. ३,३.

वैराज्य-ज्यम् ऐ. ७, ३२; ८,१२;
१४; १५; १६; १७; १९; -ज्याय ऐ.
८,६; १२; १३; १४; १७-१९; जै.
११७; १८८.

वैरूप(←वि-रूप)- -पः तां. ८,९,२,१;
जै. ७२; -पम् ऐ. ४,१३; २८;
५,१; १६; ८,१२; १७; शां. २२,
३; ५; श. ५, ४,१,५; ८, १,२,
२; ६,१,७; तै. १, २,२,३; तां.
७, ८, १०; ८, ९, १२; १२,
२,५; ९; ४, ५; ७; ८, ४; १४,
९,७; ८; १६, ५, १६; जै. ३७;
११३; आ. १,१९६; २०५; २७८;
३८०; ५५३; २,१,१; जैआ. १,
१९६; २०५; २८०; ३८०; ५५३;
२,११,१; ३; सा. १,४,६; -पस्य
ऐ. ५,१; शां. २२,४; तां. ८,९,
१२; १०,६,३; जै. ३७; आ.जैआ.
१,३४०; ४८८; -पाणि तां. १२,
४,१७; आ.जैआ. १,२७२; ३७३;
-पे आ.जैआ. १, ३१०; ४९९;
-पेण ऐ. ८,१२; १७; श. ८,६,१,
७; तै. २,६,१९,२; तां. १२,४,९.

वैरूप-स्व- -म् ऐ. ५,१.

वैरूप-वैराज- -जे शांआ. ३,५; जै.
११७.

वैरूपा(-पडव-)-ष्टक- -म् सा. ३,
२,७.

वैरोचन(←वि-रोचन)- -नः ऐ. ८,२२.

वैरोचनी- -म् तैआ. १०,१,१६.

वैल्लिनि- -नयः ज. ११५.

वैल्व-वैल्व-द्र.

वैवस्वत(←वि-वस्वत्)- -तः श. १३,
४,३,३; ६; तै. ३,७,१४,४; तैआ.
६, ५, ३; मं. १, १, १५; -तम्
तैआ. ६, १,१; ७,२; तां. १,५,
१८; -ते तैआ. ६,५,३.

वैशन्ती(←वैशन्त)- -न्तीः श. ५,
३,४,१४; तै. ३, १, २, ३; १२,
७,४.

वैशम्पायन(←विशम्प)- -नः तैआ.
१,७,५.

वैशम्भल्या- -त्या तै. २,५,८,६६.

वैशाख(←वि-शाखा)- -खस्य श.
११,१,१,७.

वैशीर्ष-पुत्र- -त्रम् श. १३,२,९,८; तै.
३,९,७,३.

वैश्य(←विश)- -श्यः ऐ. १, २८;
७,१९; २०; शां. २५, १५; श.
१,३,२,१५; २,१,३,५; ३,१,१,
९; ५,३,१,६; ५, १४; ५,४,९;
११,२,६,१४; १४,४,२,२७; का.
१,१,३,४; तै. १, १,२,७; ९,७;
७, ८,७; २,७, २,२; तैआ. ३,
१२, ६; तां. ६, १,१०; जै. ८;
१३३; १४४; १५०; १९५; जैठ. ३,
१,५,२; -श्यम् श. १,३,२,१५;
३,२,१,४०; ५,१,५,२८; ६,४,
४,१२; १३; १२,८,१,६; १३,६,
२,१०; तै. ३,४,१,१; १२,९,३;
तां. १८,४,५; जै. ८; ३७; -श्यस्य
ऐ. १,२८; श. १, १,४,१२; ५,
१,५, २८; १३,८,३, ११; का.
२,१,३,१६; तै. १, १,३,७; ४,
८; ९,७; २,७,२,१; तैआ. २,८,
१; ५,३,८; तां. १८, ४,६; सा.
२,५, ३; -श्यस्यऽइव जै. ८९;
-श्याः श. १०, ४, १, १०;
-श्यान्, -श्यानाम् ऐ. ७,२९;
-श्याय तां १३, ४, १८; -श्ये
शां. २५, १५; तैआ. ४, ११,२;
जै. १३३; १४४; -श्येन श. ३,
१,१,१०; १४,४,२,२७.
वैश्य-कल्प- -ल्पः ऐ. ७,२९.
वैश्य-जीविका- -कायाम् सा. १,
७,१३.
वैश्य-ता- -त्या, -ताम् ऐ. ७,
२९.
वैश्य-स्तोमा(-मडव-)-तिरात्र-
पौण्डरीक- -केपु प. ४,३.

वैश्रवण(←वि-श्रवण)- णः श. १३,
४,३,१०; तैआ. १,३१,१;३:६;
-णम् सा. २,५,६; -णाम् मं. २
५, १; -णाय तैआ. १, ३१, ६;
प. ५,६; वं. १.

वैश्रवण-देवत्य- -त्यानि प. ५, ६.
वैश्वकर्मण(←विश्व-कर्मन्)- -णःऐआ.
५,१,१; शां.५,५;शांआ. २,१७;
श.२,५,४,१०;९,५,१,४९;५०;
का. १,५,३,१०; तै. १, २,३,३;
६,७,६; गो. २,१,२,३; -णम् ऐ.
४,२२; श. ६, २,१,५; ८,१,१,
८;११,५,२,५; तै. १, २,३,४;
-णानि श. ९,५,१,४२;४३;५१;
५२;१०,४,१,१६;-णाभ्याम् श.
९,२,२,२;६.

वैश्वकर्मणी- -णी तां. १७, १३,
१३; -णीम् श. ४, ६,४,६; ९,
२,३,४२.

वैश्वजित(←विश्व-जित्)- -तः ऐ.
६,३०.

वैश्वज्योतिष(←विश्व-ज्योतिस्)-
-पाणि आ.जैआ. १, ५३४; -पे
आ.जैआ.१,७०.

वैश्वदेव(←विश्व-देव)- -वः शां. ४,
१४;१२,८;१६,३;श.२,२,३,१६;
४,३,६; ४,१,२,१६;४,१, १२;
५,५,१,१; १०; १३,२,५, ४;३,
२,३;७,१,६; का. १,२,३,१३;३,
२,६; तै. १,३,५,४;६,१,१०;२,
७,२,२;३,९,२,४;११,१; तैआ.
५, ११,३; तां. ६, १,१०; १७,
१३,२; २१,१०, २३; २५,१४,
४; जै.८;८८; जैउ. १,१२,३,४;
आ.२,४,७; जैआ. २,१४,१; सा.
१,१,१४; गो. २, १,१७; -वम्
ऐ. ३,१;२; ३;४; १४;३१;४,
३०;३२; ५, २;५; ८;१३; १७;
१९;२१; २६; ६, ४;१४; १५;
ऐआ.१,५,३; शां. ५,१;६,१५;
१४,४;५;१६,३; ४;११; १९,

९;१०; २०, २-४; २१, २-४;
२२, १;२;५; २३,३;८; २४,१;
२५,२;९;२६,१०;११;१३;१५;
१७;२७,२; शांआ. १,२;२,१८;
श. १, १,४, २४;७, ३,१६;८,
३,२४;२५; २, ४,४, १३;५,१,
१८;३,१, ४,१९; २,४, १४;६,
१,२६;२८; २९;३,६; ८,१,११;
३,३२;९, १,१३; १६; ४, १,२,
१६;३, १,२५; २६;४, १,८;९;
१०; ११; १८; २, ३; १०, १,
३,९; ११,५,२,१; २;९; ३,५;
१३,५,१, ११;७,१,६; का. १,
३,४,८; २,१,३,२५; तै. १,२,५,
२;६,१,१०; २, १,४,६; तां. ७,
८,७; २५, १४,४; जै. ३४;३७;
जैउ. १,१२,३,४; १६,३,२; आ.
१,३११;३३०; ४७२; २,१९,६;
जैआ. १,३११; ५१८; गो. १,३,
५;१२;२,१,१७;१९;२६;-वस्य
ऐ. ३,२८;२९; ४,३०;३२;९,२;
५;८;१३;१७;१९;२१; ऐआ. १,
५,३;५,३,२; शां. ५,८; १९,९;
२०,२;३;२४,१; २५,९; शांआ.
२,१८; श. १३,५,१,११;३,१;
१४, ६,९,१; तै. १, ४,१०,५;
तां. १७,१३,१;१४,३; -वाः श.
१३,२,५,४;३,२, ३;७,१,६; तै.
२,१,७,१; आ.२,२३,१९;-वाम्
ऐआ. ५,३,२; -वानाम् शां.२०,
३;२४,९; -वानि ऐ. ३, २; शां.
२१, ५; २४, ९; श. १३, १,
७,१;४; ८,१; तै. ३,८,१०,१;
३;११,१;१७,३; -वे शां. ५,३;
१६, ३; जैआ. १, ४६९; ४७२;
५७०; आ. १, २७७; ४६९;
४७२; ४९२; ४९३;५१८;५७१;
२, १९,६; गो. २, १, २१; २३;
२६;-वेन ऐ. ५, २६; शां. ५,
१-३; १४, ४; २१, ५; श. २,
५, २,१; ४६; ६, ३,१३; ४,५;

८; ४,४,१,८; ५,२,४,१;५,१,
५; १०,१,३,९; का. १, ५,१,१;
३८;६,३,९;४,६,९; तै. १,४,९,
५;१०, १;४; ५,६, ४;६,२,१;
८, १; तां. ५, १०, ९; ११;
१७,१३,१७; २५, ४,१; गो. २,
१,२०;२१; -वी श.४,५,६,३.
वैश्वदेवी- -वी शां. ५,२; श.२,
५,१,१६; ४,५,१,१०; तै. १,४,
८,२;६,२,५; ७,१०,१; २,६,३,
४; तां. १८, १, १७; जै. २०७;
जैउ. १, १२,३,१;४; गो. २, ३,
१९; -वीः श. ८, २,२,१;२;४;
५:७; १३,५,४, २,५;६, २,१६;
-वीम् शां.१४,५;श.४,५,१,११;
तैआ. ४,१,१;-व्यः श. ८,२,२,
६;१०,४,३,१५;१३,७,१,६; तै.
१, ६,२,५;७, १०,२; -व्या ऐ.
३,४;३१; शां १४,५;१६,४; तै.
३,३,९,८; -व्याम् तां. ५,४,६;
-व्यै तै. १,७,१०,६.

वैश्वदेव-त्व- -त्वम् तै. १,४,१०,५;
-त्वाय गो. २,१,१७.

वैश्वदेवा(-वऽअ)-मिमारुत्- -ता-
भ्याम् श. ८, ६, १, ९; -ते ऐ.
२,३१; श. ८,६,१,९.

वैश्वमनस(←विश्व-मनस्)- -सः
शां. २०,४; -सम् तां. १५,५,
१९; जै. २०८; आ.जैआ. १,३;
१२;२६; ३८७; -सेन तां. १५,
५,२०.

वैश्वव्यचस(←विश्व-व्यचस्)- -म्
श. ८,१,२,२.

वैश्वसृज(←विश्व-सृज्)- -म् तैआ.
१,२२,११;२६,२.

वैश्वानर(←विश्वानर)- -ऽर तै.२,
४,६,८; -ऽर तै. २,६,६,५; ३,
७, ८,१; -रः ऐ. ३, ३४; ३५;
४१;५,१७; १९;२१; ७,९,८,
२४;२५; शां. ४,३; १९,२;२६,
१०;१३; श. १, ४,१,१०; १३;

१८:१९;५,१,१६; ३ २,२,२३;
 ८, ५,४; ४,२,४,१;४; ५,२,५,
 १४; १५:१७; ५,२,६; ६,२,१,
 ३५;३६; ६,६,१,२; ५;६; ७;
 ९,२०; ७,२,३,८;३,१, ३५;५,
 १,८;८,२,२,८; ९,३,१,१-३;
 ६;७;१३;२५;५,२,६; १०,३,२,
 ८;६,१,४-९;११;४,१; १३,३,
 ८,३; १४,८,१०,१; तै. १,४,८,
 ३; ७,२,५; २,१,४,५; २,५,४;
 ३, ७,३,२; ८,६,२; ९, १७,३;
 १०,५,१; ८,९; ११,६,४; तैआ.
 १,९,१; २,५,३;६,१; ३,१०,४;
 ४,१९,१;५,१०,५; ६,१,४; तां.
 १,७,६; ५,३,९; ८,७,७;८,२२;
 १३,११,२३;१४,२,३; जै. ६२;
 १८९; सं. १, ६,३४; गो. १,२,
 २०;२१; ५,२४; २,४,८; -रम्
 ऐ. ५,१९; शां. १९, ४; श. १,
 ४,१. १०; ३,८,५,४; ४, २,४,
 २४; ५,२,५,१३; ६,६,१,६;७;
 ९;७,१,१,९;१०;४१; ३,१,२६;
 ३५;५,१,२९; ९,३,१,१; २;७;
 २,३;१०,६,१,२;३;४-९;११;
 १३,१,२,३; ३,८,३; तै. १,१,
 ३,१; ५,१,५; ७,२,५; ८,४,२;
 २,४,६,८; ३,२,४,७; ८,३,५;
 ९, १७,३; तां. ४,६,२०; ५,३,
 ११;८,६,११; ७,५;८; १४,२,
 ३; १७,५,७; २१,१०,११; गो.
 १,२,२०;२१; -रस्य ऐ. ५,५;
 श. ३,५,१,३६;७,२,५,१७;७,
 १,१,९;१०;४१; ५,२,१२;९,३,
 १,१०;४,४,१३;१०,६,१,४-९;
 तै. १,१,३,१; २,१,१; ५,५,१;
 ३;५;७; तैआ.१,१८,१; तां.१३,
 ११,२३;२१,२,९; जै. ६३; आ.
 १,३५; ६७; ८०; ३६४; ४६५;
 ५१४;५४१; २, ४,१; जैआ. १,
 ९;६७; ३६३; -रा: श. ६,५,२,
 ६;३,१०; ४,१७; -राव तै. २,

४,६,७; -रान् शा.१०,६,१,१०;
 -राय ऐ. ४, ३०; ५,२; ७, ९;
 ऐआ. १,५,३; शां. १९, ९;२०,
 २;४;२१,२;४: २२,१;५;२५,९;
 श. ४, २,४,४; २४; ६, ६,१,
 २०; ८,२,२,८; ११,१,५,५; ८;
 तैआ. २, ६,१:७,१; ३,१०,४;
 ६,२,१;४,२; १०,१,७; -रे श.
 १०,६,१,१; तै. २,१,४,५; ३,
 ८,३,५; ११,८, ७; तैआ. ६, ६,
 १; तां. ८,६,११; ७,६; -रेण ऐ.
 ३, ३४; श. १, ४,१, १४-१६;
 ५,१,१६; ९,५,२,६; ११,१,५,
 ८; तै. १, २,१,२७; २,५,८,८;
 तैआ. ५,१०,५; तां.८,७,६; गो.
 १,२,२१.
 वैश्वानरी-रीभ्याम् शा. ९, ५.
 २,६; -यां तै. २,२,५,४.
 वैश्वानर-मारुत- तान् शा. ९, ३,
 १,१३.
 वैश्वानर-वत्(मनुषु)- -वत् तै. १,
 ३,१,६.
 वैश्वानर-व्रत- -ते जैआ.२,७,३.
 वैश्वानरीय- -य: शां. १६, ७;
 -यम् ऐ. ३,१४; शां. ४,३;१६,
 ७;१९,२;९; २०,२-४; २१,२-
 ४;२२,१;५;९; २३,३;८; २५,
 ९;२६,१०; १३;१७; शांआ. २,
 १८; गो. १,३,१२; -येण ऐ.३,
 १४;३५.
 वैश्वामित्र(←विश्वामित्र)- -त्र: ऐ.
 ७,१७;शां.२३,३;२९,३; शांआ.
 ७,५; तां.१४,११,३३; जै.२१;
 २०९; -त्रम् ऐ. ६,२०; ऐआ.
 १,२,२; २,२,३; शां. २६, १४;
 जै. २०४; जैउ. ३,१,३,६; आ.
 १,१४;३३८; ३४७;३४९; जैआ.
 १,१४;३३८;३४७; ३४९:३५९;
 ४४४;४५२;४९३; -त्रा: ऐ. ७,
 १८; आ. २, ४, १०; -त्रे शां.
 २९,३; जैआ.१,१८२;-श्री शां.

२८,१०.
 वैश्वामित्री- -त्री: शां. २८, २;
 -त्रीम् शां.१०,५;१५,१;२८,२;
 २९,२; -त्र्या शां. १०,५; १५,
 १; -त्र्यौ शांआ. २,७.
 वैश्वानवसु(←विश्वानवसु)- -म् तै.
 १,५,१,५.
 वैश्वानवसव्य- -व्य, -व्य: श. १०,
 ३,४,१.
 वैषम्य(←वि-पम)- -म् जै. १.
 वैषुवत्(←विषु-वत्)- -तम् शां.२५,
 १;९; श. १२, २,३,६; १०; जै.
 ११८; गो. १,४,१९;२१;५,२,३;
 -ते श. ४,६,३,३.
 वैषुवतीय- -येन शां. १९,३.
 वैश्वपुरेय(←विश्व-पुर)- -य: श.१४,
 ५,५,२०;७,३,२६.
 वैश्वपुरेयु- -याव श. १४, ५, ५,
 २०;७,३,२६.
 वैश्वम्भ(←वि-श्वम्भ)- -म्भम् तां.१२,
 ३,९; आ.जैआ.१,४७१;-म्भस्य
 तां.१२,३,९; -म्भे आ.१,४७१;
 जैआ. १, २६१;४७१;-म्भै: तां.
 १२,३,९.
 वैश्वम्भ-त्व- -म् तां. १२,३,९.
 वैष्णव (←विष्णु)- -व: ऐ. १,१;१५;
 श. ३, ६,४,१;९; ७,१,१७; ५,
 २,५, ३;४; १३,२,२,९; ४,३,
 ८; तै. १, ६,१,६; ७,२,३; तां.
 २१,१०,२३; -वम् ऐ. ३,१८;
 ५,२,६; शां. ८,३;३०,२; श.३,
 ५,३,२;१५;२२;२५;४,८;२३;
 ५,२,५,१; ४,५,१६; ११, ५,३,
 ५; का. २, १,३,१३; तै. १, २,
 ५,१;७,२,२; तैआ. ५,१,२; गो.
 १,१,२५;३,१२; २,४,१४; १७;
 -वा: श. ३,५,४,१८; २४; ५,
 २,५, २;३; -वान् श. ३, ५,४,
 १८: २०;२१; -वानि जैआ. १,
 १५९; -वे शां. ३०,९; आ. १,
 ५१६; -वेन तै. १, ८, १, ३;

-त्रैः श. ३, ५, ३, २२.	१६; १०, ४, १, ३; १३; १२, ३, ३,	५; ६; व्यतिपजति श. २, ६, १, ३२;
वैट्गवी- वी ऐ. ३, १८; ३२; श.	३; का. १, २, ३, १५ ^५ ; १६; २२ ^३ ; जै.	३, ४, ४, २; ४, २, ३, ४; ५; ५, ४, २,
३, ५, ४, ९; ४, २२ ^३ ; तै. १, ४, ३,	१८; गो. १, ५, १०; २१; २, ३, २.	९; ६, ३, ३, १६; १७: ७, ३, १, ४:
६; ३, ७, ४, ११; सा. १, ४, १७;	व्यक्त(वि/अञ्ज्)- -क्तः तै. २, ६,	का. १, ६, १, २१; तै. १, ३, ३, ५ ^३ :
-वीभ्याम् श. ३, ५, ३, १५; -वीम्	४, ४; -क्तम् श. १३, ८, २, ३:	६ ^३ ; २, ७, १८, ५ ^३ ; तां. २, ३, ५;
ऐ. १, ३०; ३, ३८; शां. १६, ८;	तैआ. १, २७, ५; ६, ६, १; -क्ता:	१४, ८, ४; ८; १५, २, ६; ९; प. २,
श. १, १, ४, ९; ७, ४, २०; ३, २, १.	ऐ. ५, ५; शां. २२, ९.	१; २; व्यतिपजेताम् जै. १०४;
३८; ५, ४, ९; तैआ. १०, १, १६;	व्यक्ती-भू त-→)ता- -ता गो. १,	व्यतिपजानि शां. ७, ९; व्यतिप-
प. १, ६; -वीषु तां. २, ६, ९; -व्य:	१, २५.	जावहै जै. १०४; व्यतिपजन्त श.
तां. १३, ५, ४; २, ४, ६ ^३ ; -व्या	व्यज्यमा(न-→)ना- -नोऐआ. २, ३, ६	११, ५, ५, १३; व्यतिपजेत् ऐ. १,
शां. १८, ८; १४; श. ३, ६, ३,	व्यञ्जत्- -ञ्जतः आ. जैआ. १, ५६४.	११; शां. १४, ४.
१६ ^३ ; ४, १ ^३ ; २ ^३ ; ४, ५, १, १६;	व्यञ्जन- -नम् गो. १, १, २५; -नानि	व्युति-पक्त, क्ता- -क्तः तै. २, ७,
गो. २, ४, ६; -व्यां ऐ. १, १७;	ऐआ. २, २, ४; शांआ. ८, ११;	१८, ५ ^३ ; -क्तःऽइव ऐ. ४, ४; -क्तम्
शां. ८, ९; श. १, १, ३, १; ५, ३,	सं. २ ^३ ; -नैः ऐआ. २, २, ४.	ऐ. ४, ४; तै. २, ७, १८, ५; -क्ता:
५, १५; का. २, १, ३, १.	व्यञ्जन-वत्- -वन्तः सं. २.	शां. १, ५; १८, १४; श. ११, ५,
वैष्णव-वारु(ण-→)णी- -ण्यां श. ४,	व्यक्षर- -रेण शां. २७, ३६.	५, १३; -क्ताऽइव शां. १, ५;
५, ७, ७.	√व्यच्, विव्याच् ऐ. ४, १२; ऐआ. १,	-कान् श. १२, ७, ३, १५; १६;
वैष्णु-वारुग- -णः शां. १६, ८.	२, २; ५, २.	-क्तानि शां. ८, ९; श. ३, ४, ४, २;
वैष्णुवारुगी- -गीम् ऐ. ३, ३८;	व्यचस्- -चः श. ८, १, २, १; ५, २,	४, २, ३, ४; ५; -क्ताभिः तै. २, ७,
७, ५; शां. १६, ८.	३ ^३ ; ६, १, १८; ९, ४, १, १०.	१८, ५ ^५ ; -क्ताभ्याम् श. ६, ३, ३,
वैसर्जनी(य-→)या(←-वि-सर्जन)-	व्यचस्वत्(-स्+मतुप्)- -स्वत् श. ८,	१६; १७: -क्तौ प. २, १; २.
-याम् जैउ. ३, २, ५, ७.	३, १, ९; ७, ३, १८.	व्यति-पङ्क- -ङ्गाय तां. १३, ११, ५;
वैसर्जिन- -नानाम् श. ४, ६, ८, ६;	व्यचस्वती- -ती श. ६, ४, १, १०;	१४, ५, ४.
११; १६; -नानि श. ३, ६, ३, २ ^३ ;	७, ४, २, ६; -तीः तै. २, ६, ११, ४;	व्यति-पङ्कम्(णमुल्) श. २, ६, १,
३ ^३ ; -नै श. ४, ६, ८, ६; ११; १६.	१२, ३; १७, ३; ३, ६, ३, ३; -तीम् श.	३२; का. १, ६, १, २१.
वोढ(ळ)वे(√वह) ऐ. १, २८; तै. २,	७, ४, २, ६; ८, ३, १, ९; ७, ३, १८.	व्यति-पृज्या॥ श. ५, ४, २, ९; तां.
४, १, ११; तैआ. ६, १, १; तां. १,	व्यचिष्ट(-चस्वत्+इष्टन्)- -म् श.	१४, ८, ४; ८; १५, २, ६; ९.
३, ५; ५, ११; १४.	६, ३, ३, १९.	व्यति-हारम्(-ति/हृ+णमुल्) श. ८,
वोढु(हृल्)म् ऐ. ६, ९; जैउ. १, ४, २,	व्यच्युमान(वि/अच्)- -म् श. ७, ५,	४, ४, ३; २, २, १, ७ ^३ .
८; ९.	२, ३४; तैआ. ६, ६, १.	व्यती(-विऽअति/इ), वि"अतियन्ति
वोढु- -ढा शां. १७, ४; श. १३, १,	व्यज्(वि/अञ्ज्), व्यज्यन्ते तां. २०,	तां. १२, ८, ६.
९, ४ ^३ ; तै. २, ८, ७, ७; ३, ८, १३,	१४, ४.	व्यत्यासम्(-तिऽ√रअस्+णमुल्)श.
१; २; -ढारः श. ६, ४, ३, ९; -ढृभिः	व्यत्(√वी)- -व्यन्तः श. ५, १, २, ८.	४, ५, ९, ११; ५, १, २, १६; तै. ३, ८,
श. ६, ४, ३, ९.	व्यति(वि/अत्)- -तीन् ऐ. ४, ४.	१५, २; तां. १६, ५, २६.
वौं ऐ. ३, ६; गो. २, ३, २.	व्यति←-विऽअति	√व्यय्, व्ययते ऐ. ४, १८ ^३ ; श. २, २, २,
वौक् श. १, ७, २, २१; १०, ४, १, ३;	व्यति/चर, व्यतिचरतः शां. १३, ९.	२; ४, ३, ४, २; १४, ४, ३, २, ९; ३२;
१४; २०.	व्यति/पञ्ज्, व्यतिपजति ऐ. १, ११;	६, ९, २८; ११, ६; ७, २, २, ७; का. १,
वौषट्(=वौषट्)श. २, २, ३, १९ ^५ ; २५ ^३ .	४, ३ ^३ ; ऐआ. ५, १, ६; ३, १ ^३ ; शां. ७,	२, २, १; व्ययते श. २, १, ४, २७;
वौषट्(=वषट्) ऐ. ३, ६; श. १, ५, २,	९; १७, २; शांआ. २, ४; श. ७, ३, १,	५, ३, २; ११, २, ७, १९ ^३ ; का. १, १,

‡ 'प्लव्य' इति मुपा. सा. च चिन्त्यौ तु. C. द्र. † 'वौषट्' इत्यस्यादिनोऽक्षरः । ‡ 'अभिऽरति' इति तत्र क्रियासद्भावाद् 'अभिक्षरेण' इति पाठः साधोयान् स्यादिति Kt. । ‖ 'व्य-' इति मुपा. स्वरदिचन्त्यः ।

४, २४; तैआ. १, ११, ७; प. २, ७; व्यथन्ते श. ११, २, ७, १९; व्यथतै श. ४, २, ४, २०; व्यथिपत् श. ३, ८, ३, २३; व्यथै श. ३, ५, १, ३०; अव्यथत श. २, ५, ३, २; ४, ३; का. १, ५, २, २: ३, ३. व्यथेत श. ४, २, ४, २०; प. २, ९; व्यथिष्ठाः शांआ. ४, ११; तै. २, ४, २, ८. व्यथय तै. २, ८, ३, ३. व्यथि- -थिः तै. २, ४, ६, ९. व्यथित्- -तः तैआ. ४, २०, २; -तात् श. ३, ५, १, ३०. व्यद्(वि/अद्), वि...अदन् तै. २, ६, १५, २. व्यद्दृष्ट- -रः श. ७, ४, १, २७. व्यध्, विध्यति श. ३, ५, २, ८; ५, १, ५, २८; तै. १, ७, ८, २; तां. ६, ६, १०; ८, १, २; प. १, ४; विध्य- न्ति श. १२, ४, १, १०; विध्यामि तैआ. ४, ३८, १; विव्याध श. १, ७, ४, ३; ५, ३, २, २; विध्यात् ऐ. ६, ३५; विध्य ऐ. ३, ३३; श. १, ७, ४, ३; जै. २६; विध्यानि प. १, ४; अविध्यत् ऐ. ३, ३३; शां. २४, ३; ४; श. १, ६, ३, १७; अविध्यत् श. ११, १, ६, ९; का. १, १, २, ६; तां. ४, ५, २; ६, १३; ६, ६, ८; १४, ११, १४; २३, १६, २; गो. २, १, २; ३, १९; अविध्यन् श. २, १, २, ९; अविध्यन् श. १४, ४, १, ३-६; ७. व्याधयन्ति ऐआ. ५, १, ५. अविव्यन्सन् श. १४, ४, १, ८. विद्, द्वा-, विद्घ्वा गद्र. व्यध्व(विडअध्वन्)- -ध्वे॥ श. ६, ३, ३, ५; २, २, ३, १५. व्यन्(वि/अन्), व्यनिति श. १२, ९,	१, १६; व्यनिति श. १४, ६, ५, १; व्यानन् जै. ४, ११, १, ४. व्यन्त्- -न्त् ऐआ. १, ३, ४; -न्न् श. ४, १, २, २७. व्यं(विडअ-)-न्त्- -न्तान् शां. २, १; तै. २, १, ३, १. व्यं(विडअ-)-न्तराम् श. ६, ५, ३, ४. व्यन्वारभमाण(विडअनुआ/रम्)- -णः ऐ. ६, ८; गो. २, ५, १४. व्यप<-विडअप व्यप-दिष्ट- -म् श. १४, ६, ५, १. व्यप-नयितुम्(√नी) ऐ. ७, ५. व्यप-नुत्ति(√नुद्)- -म् ऐ. ८, १०. व्यपे(प/इ), व्यपयतुः जै. २०५. व्यपेक्षा(प/ईक्ष्)- -क्षया गो. २, २, ५. व्यपोह्य(प/ऊह्) तैआ. ७, ६, १. व्यं(विडअ-)-भि/चर्, व्यभिचरतः गो. २, ३, ८. व्यय-कृत- -ताः सा. ३, ७, ९. व्यर्द्ध(वि/अर्द्ध), व्यर्द्धतः श. ५, ३, ४, ४. व्यर्ण- -र्णे तां. २५, १३, १. व्यर्धुक(वि/कृध्)- -कः गो. २, ५, ६. व्यव<-विडअव व्यव-कीर्य(√कृ) जै. १६७. व्यव-गृहीतान्त, न्ता- -न्तम् इव, -न्ताइव श. ७, ५, १, २. व्यव/च्छिद्, व्यवच्छिद्यते श. ६, ६, ४, ११; ८, २, ११; व्यवच्छि- द्यते श. ९, ३, ४, १५; १२, ९, ३, १०-१२; व्यवच्छिद्यन्ते श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ४; गो. २, ६, ६; व्यवच्छिन्त्यात् श. १२, ७, ३, १५; १६; व्यवच्छेत्सीः तैआ. ७, ११, १. व्यव-च्छिन्न- -म् श. ३, ५, २, २; का. १, ३, १, ४.	व्यव/ज्ञा, व्यवज्ञायते ऐ. १, २५. व्यव-दात(√दं)- -ताः तैआ १, ९, १; -तानाम् तैआ. १, १७, १. व्यवदाती- -तीनाम् तैआ. १, १७, २. व्यव/धा, व्यवदधाति गो. २, ४, ६; व्यवदधति शां. १८, ८; व्यवदध्यात् ऐ. ६, २४. व्यव-नीय(√नी) श. ५, १, २, १९. व्यव/पद्, व्यवपृष्यातौ श. ३, ६, १, २५. व्यव/भक्ष्, व्यवभक्षयेयुः तां. १८, ५, १६. व्यव/भा, व्यवभाति शां. ३, ३ व्यव-भिन्दान(√भिद्)- -म् जै. १०४. व्यव/वद्, व्यववदेयुः तां. ६, ७, ११. व्यव-वद्य- -म् तां. ६, ७, ११; १५, ७, ३; ४. व्यव/रविद्, व्यवविद्यात् श. १, ६, १, १९. व्यव/शद्, व्यवशगाद् श. २, १, २, १६; का. १, १, २, १०; व्यवशोदुः श. २, १, २, १६; का. १, १, २, १०. व्यव-शाद्- -म् श. २, १, २, १६; का १, १, २, १०. व्यव/श्चुत्, व्यवश्चोत् श. ४, १, १, १७; २, १७; ३, ५, ९. व्यव/सृज्, व्यवसृजति श. १, ९, २, २७; २८; ४, ३, १, २६; ४, ४, ५; ११-१३; व्यवसृजानि श. ६, २, २, ३८. व्यव-सर्ग- -र्गः श. ६, २, २, ३८. व्यव/सृप्, व्यवसर्पति तै. १, ७, ७, ५;
---	--	--

६ व्यधनशील इत्यर्थयन् सा. 'व्यध्वरः(अ. २, ३१, ४ प्रमृ. द्र.)' इति मुपा. मन्यमानः प्रतीयते ॥ 'व्यध्वे'
इति अ. (१३, २, ३१) स्वरः । † पुंगोगादिति (पा. ४, १, ४८) ङीप् । ‡ 'अवपृष्यातौ' इति अज. मुपा. भ्रष्टः ।

व्यवासर्पत् तां. १५, ११, ९.
 व्यव/सो, वि...व्यवस्यतः श. १३,
 २, ४, ४; व्यवस्यन्ति तै. १, ८, ४,
 २; व्यवस्येताम् तै. ३, ९, १, २.
 व्यवसाययाञ्चकार गो. २, ५, १०;
 व्यवसाय्यात् श. २, ६, २, ११;
 का. १, ६, २, ६.
 व्यव-साय तै. १, ८, ४, १.
 व्यव-सित- -ताः तैआ. १, ७, ६.
 व्यव-स्थान(√स्था)- -नम् गो. १,
 ५, २, ५.
 व्यव-स्थित, ता- -तः, -ता तैआ.
 १०, ११, २; -ताः गो. १, ५, २, ५.
 व्यव/संस्, व्यवसंसेयाताम् तै. १,
 २, ३, १.
 व्यव-हारम्(√हृ+गमुल्) जै. १७२.
 व्यवान्(व/अन्), व्यवानिति तां.
 ७, १, ९; व्यवान्यात् तां. ७, १,
 ९; १०.
 व्यवान्य ऐआ. ५, ३, २.
 व्यवै(व/इ), व्यवैति शां. ३, ६;
 तां. १७, १०, ३; व्यवायाम श.
 १३, ५, १, १८; व्यवैत् तां. १७,
 १०, २; व्यवैयात् तां. ७, ३,
 १०.
 व्यवैतुम् ऐ. ३, १४.
 व्यव(वि/अश्), व्यवशुते शां. २६,
 १४; शांआ. ३, ७; श. २, २, ४,
 १७; ५, २, ४, १३; व्यवशुते श.
 ६, ७, ३, १०; प. १, ५; व्यांशो तै.
 १, १, ७, २; ८, ६; २, १, २, ४; २,
 ५, १, १; व्यवश्वत् तै. २, ८, ७, १०;
 व्यवशुहि ऐ. ८, २०; व्यवश्वै तै.
 २, ६, ३, ४; ६, ५; व्यवश्वामहै गो.
 २, ६, ६; व्यांशुत् श. १०, २, ४, ८;
 व्यानट् श. ७, ३, १, २०; तै. २,
 ८, ५, २; वि...आनट् तै. १, ७,
 ४, ४; व्यवशुवीत शां. २६, १४;
 व्यवशेम तैआ. १, १, १; २, १, ३.
 व्यव- -म् श. १३, ३, ७, ३.
 व्यव- -टिः शांआ. ३, ७; श.

१२, ३, २, २; १३, ३, ७, ३; १४, ५,
 ५, २, २; ६, ३, २; ७, ३, २, ८; -टिम्
 शांआ. ३, ७; श. १०, २, ४, ८;
 १३, ५, ४, ११; -ट्टीः श. १३,
 ४, १, १; -ट्टेः श. १४, ५, ५,
 २, २; ७, ३, २, ८.
 व्य(विऽअ-)- -श्चः शांआ. १, ५, १;
 तां. १४, १०, ९; जै. २०१; -श्चम्
 जै. २०१; प. ३, १०; -श्चात् शांआ.
 १, ५, १.
 व्य(विऽअ-)- -ष्टका- -कायाम् तै. १,
 ८, १०, २; तां. १८, ११, ८.
 व्यस्(वि/अस्), व्यस्यते जै. १३०;
 व्यासुः जै. १३१; व्यस्यताम्
 तै. २, ५, ३, ३; व्यास्यत् जै. १७६.
 व्यस्त- -स्तः ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ८, ७.
 व्यस्यइव तै. २, ३, ९, ९.
 व्यस्यत्- -स्यन् श. ६, ४, ४,
 १६.
 व्यास- अद्र.
 व्यस्थक(विऽअस्थि)- -काः तां. २४,
 १८, ७.
 व्यह(वि/अह- -वृ), व्याह शां.
 २७, १; व्याहुः ऐ. ३, २, ८.
 व्या- -विऽआ
 व्या/कृ, व्याकरोति ऐ. ५, २, २;
 ऐआ. २, ६, १; श. ३, २, २, १६;
 ४, १, २, ११; १२; १३, ८, २, २, ४;
 ९; ३, १; ६; व्याकुर्वन्ति श. ४, ५, ८,
 १२; व्याकुर्वन्ति श. १३, २, ८, १;
 व्याकरिष्यामि प. १, ४; व्याकरोत्
 तै. २, ६, २, ३; व्याकुर्यात् श. ३,
 ३, १, १३.
 व्याक्रियते श. १, ८, ३, ६; १४, ४,
 २, १५; व्याक्रियत् श. १४, ४,
 २, १५.
 व्या-करण- -म् गो. १, १, २, ४;
 २, ७.
 व्या-कृत- -त्ते जै. २१२.
 व्या-कृति- -रथै श. ३, २, २

१६; ४, १, २, ११; १२.
 व्या-कृत्य श. १, ७, १, ४.
 व्या-क्रोशमान(√कुश)- -नाः जै. ७,
 ३, २, २, ५.
 व्या/ख्या(← -चक्ष्), व्याख्या-
 स्यामि श. १४, ५, ४, ४; ७, ३, ५;
 व्याख्यास्यामः ऐआ. ५, ३, ३;
 शांआ. ५, ४; तैआ. ७, २, १, ३;
 १; प. ४, ६; ५, १; सं. १; सा. १,
 २, १; गो. १, १, २, ४; ३, १, ८; व्या-
 ख्याम श. ११, ४, २, २०.
 व्याख्यायते श. १, ६, ३, ७; ७, ४,
 ४; ३, २, ४, १; ४, १, ५, १५; ५, १,
 ८; व्याख्यायन्ते श. ४, ६, १, १;
 व्याख्यायन्ते तै. १, ३, २, ६.
 व्या-ख्यात्, ता- -तः श. ४, १, ५,
 १०; सा. १, २, ६; -ता गो. १, १,
 २, ७; -ताः तैआ. ७, ३, ४; गो. १,
 ५, २, २.
 व्या-ख्यान- -नम् श. ३, ६, २, ७;
 ४, ६, ९, १८; -नानि श. १४, ५,
 ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११.
 व्या-ख्याय तै. २, ३, १०, २; ४.
 व्या/घृ, व्याघारयति श. २, ४,
 ४, २, ४; ३, ५, १, ३, ४, ८, ३, ३, ५;
 ४, ४, २, ७; ९, २, १, ३; ४; ५, ३; ६;
 ७; का १, ३, ४, १, ४; व्याघारयति
 श. ३, ५, १, २, ३; २, ९; १०; ६, २,
 १९; ४, ४, २, ७; ९; ९, २, १, ५;
 व्याघारयन्ति श. ९, २, १, ७; जै.
 १३६; व्याघारयाणि श. ३, ५, १,
 ३, ४.
 व्या-घ्रा(√घ्रा)- -घ्नः ऐ. ८, ६;
 शांआ. १२, ६; श. ८, २, ४, ४;
 १२, ७, १, ८; तै. २, ७, १, ५, १, ३;
 -घ्नम् श. ८, २, ४, ४; १२, ७, ३,
 २, १; तै. २, ६, १, ५; ११, ८; ७, १, ६,
 ४; -घ्नः श. ८, ३, ४, ४; ६, १,
 १, ८; -घ्नै तै. २, ७, ७, १.
 व्याघ्री- -घ्री गो. २, ३,
 १, ८.

व्याघ्र-चर्मन्- -र्म ऐ. ८, ५;
 -र्मणा ऐ. ८, ६.
 व्याघ्र-लोम्- -मम् तै. २, ६, ४, ५;
 -मानि श. १२, ७, २, ८; ९, १, ६.
 व्या/चक्ष्, व्याचष्टे ऐ. ५, २३; श.
 ३, ३, ६, १; ४, ६, ९, १८; तै.
 २, २, १, ४; ५; २, ६; ६, ३;
 ३, २, ५, ३; ४; ९, १; ३, २, १;
 ३, ५; ४, ४; ६, १; ८, ३, ६; ९, २;
 तैआ. ५, ९, ८; व्याचष्टे तै. २, २,
 १, ५; तां. ४, ९, १३; गो. १, १,
 ३४-३६; २, २, ९; व्याचक्षते श.
 ४, १, ५, १०; तां. ४, ९, १४; व्या-
 चक्षे श. ४, १, ५, १०; व्याच-
 चष्टे गो. १, २, १३; ३, ८; व्याच-
 चक्षिरे जैउ. ४, १०, १, ५; व्या-
 चक्ष्व श. १४, ६, ४, १, ५, १; गो.
 २, २, ९; व्याचक्षीत ऐ. ५, २३;
 श. ४, ६, ९, १८; तै. २, २, १, ४;
 ६; ८, ३; गो. १, २, १३; ३, ८.
 व्या-चक्ष्ण- -णःऽइव श. १३, ४,
 ३, ३; ६-१०; -णस्य श. १४, ५,
 ४, ४; ७, ३, ५.
 व्या/ज्वल्, व्याज्वलयत् गो. २, ४,
 १२.
 व्या/तन्, वि...आ...ततन्थ तै. ३,
 ६, १०, ५.
 व्या-त्त(√दा)- -त्तम् श. १, ६, ४,
 १८; ३, ६, २, २०; १०, ६, ४, १;
 १४, ९, १, १५; तै. २, ८, ८, १;
 तैआ. ३, १३, २; जै. ६२; -त्तेन
 श. २, २, ४, ४; ३, ६, २, २०; का.
 १, २, ४, ३.
 व्या-दाय जै. ६२.
 व्या/दिश, व्यादिशति शां. १३,
 ९; तां. १७, ११, २; व्यादिशत्
 श. १३, २, १, १; तै. १, ३, २, ५;
 ३, ८, १४, १.
 व्या-दिष्ट- -ष्टः श. ४, १, २, ७.
 व्या/घा, व्याधीयते तां. १६, ११,
 १२; १३; व्याधीयेत प. २, ९.

व्या-धि- -धयः प. ५, ४; -धिः
 शां. ५, १; गो. २, १, १९.
 व्याधि-गत- -म् ष. ४, ६.
 व्याधि(न्→)नी- -नीः जै. १५६.
 व्याहित- अद्र.
 व्यान्(वि/अन्)- -नऽइति श. ११, ८,
 ३, ६; -नः ऐ. २, ४; २९; ६, २८;
 ऐआ. २, ३, ३; ६, १५; १३, ९; १५,
 ३; १६, ४; १७, ७; शांआ १०, ८;
 श. १, १, ३, ३; २, २, १८; ३, १,
 ३, २०; ८, ४, १; ९, ४, ७; ४, १, १,
 १; २८; २, १, २; २७; २, ५, ३; ६.
 ४, २, ५; ७, १, २, २१; ८, १, ३, ९;
 ४, ३, ४; ५, २, ७; ९, ४, २, १०;
 १०, १, ४, ४; ११, ५, ३, १०; ४,
 १५; १२, ८, १, ११; २, २७; ९, १,
 १६; १४, १, ३, ३०; ४, ७; ३, १,
 २१; ४, ३, १०; ६, १, १२; ९, २७;
 ८, १५, ३; का. १, २, २, १३; २,
 १, ३, १; तैआ. ७, ५, ३; ७, १, ८,
 २, १; तां. २, २, २; ७, ३, ८; २०,
 १६, ६; जैउ. १, १५, २, ४; २, २,
 ३, ५; ६; ७; ४, ३-६; ४, ११, १,
 ४; ९; प. २, २; ७; गो. २, १, २६;
 ३, ७; ५, ४; ६, ८; -नम् ऐ. २,
 २९; ऐआ. ५, १, ४; शां. १३, ९;
 १७, ७; श. १, २, १, २१; ८, २, ३,
 ३; ११, ८, ३, ६; का. २, १, ४, १९;
 तै. १, १, १, ३; ५, ७, १; २, ६, ४, ५;
 ३, ४, १८, १; तैआ. ४, २, ५; १०,
 ३६, १; जैउ. १, १४, ४, १; गो. २,
 ३, ७; ५, ४; -नस्य ऐआ. ३, २, ५;
 शांआ. ८, ८; -नाः श. ९, २, ३,
 ३३; गो. १, ५, ५; -नात् शां.
 ६, १०; तै. १, ५, ४, ३; ७, १; -नान्
 गो. १, १, ३९; -नाय ऐ. २, २१;
 ऐआ. ५, १, ४; श. १, २, १, १९;
 २१; ४, १, १, २८; ७, ४, २, ८; ८,
 ३, १, १०; २, ४; ७, १, २२; ३, १९;
 १३, २, ८, २; का. २, १, ४, १८;
 १९; तै. ३, ८, १८, ३; ९, ६, १;

तैआ. ४, ५, १; १५, १; १०, ३३, १;
 ३४, १; तां. ५, ६, १४; -ने शां.
 १७, ७; श. १४, ६, ९, २, ७; तैआ.
 १०, ३३, १; ३४, १; ३६, १; -नेन
 ऐ. ३, ८; श. १२, ९, १, १६; १४,
 ६, ५, १; जैउ. २, ३, २, ३; ९; गो.
 २, ३, ५.

व्यान्-दा- -दाः श. ९, २, १, १७.

व्यान्-भृत्- -भृत्तः श. ८, १, ३, ६; ७.

व्यान्-यत्- -यत्तः श. ८, १, १, ५.

व्या(विऽआ)/नी, व्यानयते श. २, ५,
 २, ४१; का. १, ५, १, ३६; व्यान्-
 यति श. ५, ३, ५, १९; व्यानयेत्
 का. १, ५, १, ३६.

व्याप्(वि/आप्), व्याप्नोति श. ३, ८,
 ३, ३३; तां. १६, ११, ९; १४, ४,
 २१, १, ९; व्याप्नोत् श. १०, ४, २,
 ४-१६; तां. ७, ४, ५; व्याप्नुवन्
 तां. ७, ४, २; १६, ११, ९; १४, ४;
 जै. १९; ३२; व्यापत् जै. १७६;
 व्यापाम तां. ७, ४, ३; जै. १९; ३२.

व्याप्त- -प्तः ऐ. ४, ४; शां. २६, १४;
 -प्तम् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७,
 ११; जै. १६८; जैउ. १, २, ३, १;
 -प्तानि सं. २.

व्याप्तव्य- -व्यः शां. २६, १४.

व्याप्ति- -प्तये गो. १, २, २४;
 -प्तिः जैउ. १, १४, १, ७; १८, ४,
 १३; -प्त्या श. ५, २, ५, १२.

व्याप्ति-भृत्- -भृत्तः जैउ. १, १४,
 २, ११.

व्याप्य तैआ. १०, ११, २.

व्या(विऽआ)/पद्, व्यापादयेत् गो.
 १, ४, २-५.

व्याम्- -मः श. १०, २, ३, ३; -मम्
 श. १०, २, ३, १; ६; -मस्य श. १०,
 २, ३, १.

व्याम-साघ्र- -घ्रः श. ७, १, १, ३७.

व्यामसाघ्री- -घ्री श. १, २, ५,
 १४; ७, १, १, ३७; का. २, २, ३,
 १२.

व्यामै(-मऽए)-कादश-शाः श. १०, २, ३, २.

व्या← विऽआ

व्या/यम् व्यायच्छेते तै. १, २, ६, ७; तां. ५, ५, १४; व्यायच्छन्ते श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ४; व्यायच्छन्त तै. १, २, ६, ६; ५, ६, ३; २, १, ६, २.

व्यायमयन्ति जै. १६५.

व्या-यच्छत्-च्छन्तः तां. ५, ५, १५.

व्या-यच्छमान-नः जै. १, १२, ३, ५.

व्या-र(वध→)वधा(√रम्)-वधा ऐ. ५, ३३.

व्या/रुह, व्यारोहयत् श. ११, २, ३, १; २.

व्या/लभ्, व्यालभन्ते शां. ११, ८.

व्या-विष्ट(√विश्)-ष्टः श. १०, ५, २, १५; १६.

व्या-वृज्य(√वृज्) तां. १०, ३, ९, ५, ८; प. २, २^१.

व्या/वृत्, व्यावर्तते श. १४, ४, ३, २; जै. १, १, ६, ३; ४, ४, ११; व्यावर्त्यथ जै. ९९; जै. १, ४, ४, ३; व्यावर्तत तां. २४, ११, २; व्यावर्तन्त ऐ. २, ३१; ३, ३६; ४९; ४, ५; जै. १, ४, ४, १०; गो. २, ५, १.

व्यावर्तयति ऐआ. १, ३, १; शां. ५, ७; श. २, ३, १, १७; ३, ९, ३, ३३; ४, २, ५, १४; ६, ३, ३; ६, ६, ४, १; २; ८, ५, ४, ७; १२, ७, ३, १४^१; २२; का. १, ३, १, १०; तै. १, १, ८, १; ३, ३, ६; ३, ७, ३, ५; जै. २९; जै. १, ४, २, १२; गो. २, १, २५; व्यावर्तयन्ति श. १२, ८, १, ३; गो. २, १, २५^१; व्यावर्तयात् जै. १, ४, २, ११; व्यावर्तयेत् जै. २९^१; वि...
?आवर्तान्(आवृत्तन् क्र.द्र.) तैआ. ६, १०, २.

व्याविवृत्तेत श. १२, ४, ४, २.

व्या-वृत्-तः तै. १, ३, १०, ६; -तम् तै. १, ४, १, ३; ४^१; ६.

व्या-वृत्त-त्तः तै. ३, ९, १९, २; प. ४, ४; गो. २, २, १३^१; -त्तम् श. १३, ३, ७, ५; तै. ३, ९, १९, २; गो. २, २, ११ प टि. द्र.

व्या-वृत्ति-त्तिः ऐ. ८, ८; ऐआ. १, ३, १; श. १३, ३, ७, ५, -त्यै श. १२, ७, २, १३; ३, १५; तै. १, ३, ५, ३; ६, ८, ६; ७, ९, ४; ७, ६, १; ८, ५, ५; ६, ५; २, १, ३, ६; ४, ३, ८, २; ३, २, ३, ८; ४, ७, ८, ३; ८, १९, २; तैआ. ५, ३, ४; ९, ४, १०; ७, ४; जै. १२७.

व्या-वृत्त्य श. १०, ४, ३, ९; तै. २, २, ५, १^३.

व्यावः वि/वृ पद्र.

व्यास(वि/वृअस्)-सः तैआ. १, ९, २; सा. ३, ९, ८; गो. १, १, २९; -साय सा. ३, ९, ८.

व्या← विऽआ

व्या/स्था, व्यास्थत् तै. २, ५, २, १. व्यास्थापयति तै. १, ७, ७, १; व्यास्थापयन्ति तैआ. ५, ४, ७.

व्या-हन(स्य→)स्या-म् ऐ. ६, ३६^१.

व्या-हावम्(√ह्वे+णमुल्) ऐ. ३, ३७^१. व्या-हित(√धा)-तः श. १४, ८, ११, १; तां. ५, ५, ६.

व्या/ह, व्याहरति ऐआ. १, ३, ३; ३, १, १; श. २, ४, २, ६; व्याहरति श. ३, २, १, ३८; २, २४; प. १, ५; व्याजहार जै १२५; व्याहर श. १, ५, ४, ६; व्याहरत् ऐ. २, ३३^१; ऐआ. १, ३, ३; ६^१; व्याहरत् श. ११, १, ६, ३^१; ८, १, ३; १४, ४, २, १; तै. २, २, ४, २^१; ३; ७, ४; व्याहरेत् श. १, १, ४, ९; ७, ४, २०; प. १, ६.
व्याजिहीर्षति, व्याजिहीर्षत् श.

११, १, ६, ३.

व्या-हरत्-रत् श. ३, २, २, ८. व्या-ह(त→)ता-म् श. १, ५, ४, ६.

व्या-हति-तयः ऐ. ५, ३२^१; ८, ७; ऐआ. १, ३, २; शां. ६, १२; श. १, ५, २, ५^१; १६; २, १, ४, १०; ४, ५, ७, १; २; ५; ७, २, ३, ९; ११, २, १, ३; १२, ४, १, ८; ८, ३, १८; का. १, १, ४, १०; तै. २, ३, ४, ३; तैआ. ७, ५, १; ३; जै. १, ७, १, ६; २, ४; २, ३, ३, ३; ३, ४, ३, ३; गो. १, १, २७; ५, १०; २१; -तिः ऐ. २, ३२; ऐआ. २, २, २; शां. ७, ३; ११, ४; तैआ. १०, ६४, १; तां. ४, २, १८; ६, ९, १७; आ. २, १५, ६; जैआ. २, १, ३; गो. १, १, २७; ३, १; -तिभिः ऐ. ८, ७^१; १३; १४^१; १८; १९^१; शां. ६, १२; श. १, १, १, १३; २, ५, १३; ९, १, १, २२; १२, ४, १, ८; ८, १, ६; ३, १; का. २, १, १, १०; २, ३, ११; जै. ३, ४, ३, २; प. ५, ३-१२; गो. १, २, ९; २, २, १४; -तिम् श. ११, ५, ३, १३; गो. १, १, १६-१९; २८; २, १९; ५, २४; -तिपु श. ८, ७, ४, ५; -तीः ऐआ. १, ३, २; शां. ६, १२^१; २७, ६; शांआ. १, ६; श. १२, ६, १, ४१^१; १४, ९, ३, १३; तै. २, २, ४, ३; जै. ११३; जै. १, ७, १, ७; २, ४; ३, १, ४, ५; प. १, ६; गो. १, १, २१; -तीनाम् श. १२, ३, ३, ३; ६, १, ३८.

व्याहृति-वर्ग-र्गः सा. २, ८, १. व्याहृति-सामन्-मानि जैआ. २, २४, २.

व्या-हृत्य जै. ११३^१.

व्या/ह्व, व्याह्वयते शां. १२, ४; व्याह्वयति ऐ. ६, २१; व्याह्वयन्ते शां. १७, ९; गो. २, ५, ५; व्याह्वयेत् शां. १४, ४; व्याह्वयति

ऐ. ३, १९; गो. २, ६, ३.
 व्युत्(वि/उत्), व्यौक्षत् श. २, २,
 ४, ५.
 व्यु(वि/उत्)च्/चर्, व्युच्चरन्ति,
 व्युच्चरन्ति श. १४, ५, १, २, ३.
 व्युच्छ(वि/उच्छ), व्युच्छति श. ६, ७,
 २, ४; तै. १, ४, ४, ५; २, २, ९, १०;
 तां. २०, १, ४; जै. १७६; वि...
 उच्छति तै. १, ८, १०, ३; व्युच्छन्ति
 तां. २०, १, ४; व्युच्छतु तैआ. ४,
 ४२, १; व्यौच्छत् तै. २, ५, ५, ३;
 तां. १६, १, १; १८, ९, ८; सं. २, २२,
 १५, १६; व्यौच्छन् तै. २, ५, ६, ५.
 व्युच्छ(त्→)न्ती-न्ती तै. १, ४,
 ४, ५; ३, १, ३, २; -न्तीऽ-न्ती तै.
 तै. २, २, ९, १०; -न्तीम् तैआ. ३.
 १८, १; -न्त्यै तै. ३, १, ६, ३.
 व्युच्य(वि/वच्)-म् ऐ. ३, ३५; तां.
 ४, ८, ८.
 व्यु(त्→)ता(वि/वे)-न्ता श. ६,
 ७, १, १५; १४, १, ३, ११.
 व्युत्, द्←वि/उत्
 व्युत्/क्रम्, व्युक्कामन्ति ऐ. ३,
 ८; गो. २, ३, ६; व्युक्कामत श.
 ३, ९, २, १३; १२, ४, २, १;
 व्युदकामताम् तै. ३, २, ९, ८;
 व्युदकामन् श. ७, ४, २, ३; ८, २,
 १, ११; ३, १, ५; ३, ९, ४, १, ६; ७,
 ३, १५; १२, ७, १, ९; ८, १, १;
 व्युदकामन् श. ८, ३, ३, १०; १२,
 ८, १, १; जै. १६६; गो. २, २, २.
 व्युत्-क्रम्य ऐ. १, २४.
 व्युत्-क्रान्त-न्तानि ऐ. ८, ७; ८.
 व्युत्-क्राम(त्→)न्ती-न्तीषु श.
 ७, ४, २, ४.
 व्युत्थाय(द्/स्था) श. १४, ६,
 ४, १; ७, २, २६.
 व्युत्/सद्, व्युदसीदन् ऐ. १, १२;
 जै. ४६.

व्युत्/सृप्, व्युत्सर्पन्ति ऐ. ५, २३.
 व्युदित(द्/वद्)-म् शां. १२, २.
 व्युद्/उद्, ऊद्←/वद्, व्युद्दहति
 श. ७, १, १; ५; १०, २, १, ४;
 व्युद्दहति श. ७, १, १, १; व्युद्दहन्ति
 श. ७, ३, १, ७; व्युद्दौहत् जै ८८;
 व्युद्दुह्यात् श. ५, ५, ३, १; ६.
 व्युद्दुह्य श. १४, ६, ९, २८.
 व्युद्दहन-न्म् श. १३, ८, २, ३;
 -न्स्य श. ७, १, २, १७.
 व्युद्घ(द्/ह), व्युद्घरति तै. १, ६,
 २, ४; व्युद्दहरत् तै. १, ६, २, ४.
 व्युन्द(वि/उन्द), वि...उन्सु तै. २,
 ५, २, २.
 व्युन्द(त्→)न्ती-न्ती तैआ. ६,
 १२, १.
 व्युन्दन-न्म् श. १, ३, ३, ४.
 व्युप←वि/उत्प
 व्युप/नी, व्युपनयेयुः श. ३, ९, १,
 २२.
 व्युप/विश्र, व्युपविशन्ति श. १३,
 ५, २, ११.
 व्युपा(प/आ)/पत्, व्युपापतति,
 व्युपापतत जै. २०५.
 व्युपास्(प/अस्), व्युपास्यति श.
 १२, ८, ३, ११.
 व्युप्(वि/उप्)†-व्युपि तै. ३, १, ३,
 २; जै. ४, ५, १, १.
 व्यु(घ→)घा-घाः तै. १, ७, १,
 ७; -घान् जै. १७६; -घायाम्
 श. १२, ७, ३, ३; तां. १२, ६, ८;
 सा. ३, ४, ४-९; ७, ९; -घायै तै.
 ३, १, ६, ३.
 व्युष्टि-ष्टिः श. १३, २, १, ६; तै.
 १, ८, १०, ३; ३, ८, १६, ४; तां. ८,
 १, १३; १६, १, १; १८, ११, ११;
 गो. १, ५, १०; -ष्टिम् श. ६, ७,
 २, ४; -ष्टीः गो. १, १, १६;
 -ष्टौ तै. २, ८, ७, ८; -ष्ट्यै श.

१३, २, १, ६; ७; तै. ३, १, ६, ३; ३,
 ८, १६, ४; १८, ६.
 व्युपुषी(←व्युपिवस्)-व्यै तै. ३,
 १, ६, ३.
 व्युह्य(वि/वह्) शां. ६, १४; श. २,
 ५, २, ४२; ६, १, ४५; ४, २, ४,
 १३-१५; २४; ५, २, ४, ४; का. १,
 ६, १, ३०; गो. २, १, २३.
 व्युष्ठी(वि/उषत्)-ष्ठीः तां. १५,
 १०, ११.
 व्यूह्(वि/ऊह्←/वह्), व्यूहति ऐ.
 ४, २७; श. १, ८, ३, ४; व्यूहति
 श. १, ८, ३, १; ४; २, ६, १, ४; ५;
 ४, ५, ९, १; २; ४; ६; ८; १३; तै. १,
 १, ५, ८; ३, ३, ९, १; तां. २, ४, २;
 ३, १, २; जै. ८९; जै. १, ६, २;
 व्यूहतः श. २, ५, २, ४२; ४, ५, ९;
 १; व्यूहतः श. ४, ५, ९, १३;
 व्यूहन्ति श. ४, ५, ९, २; ४; ६; ८;
 व्यूहन्ति श. ५, २, ४, ८; प. ३, ७;
 वि...ऊहन्ति प. ३, ७; व्यौहत्
 श. १०, ४, २, ४; २३; २४; तै. १,
 १, ५, ८; तां. १५, ११, ९; जै. १६०;
 व्यौहन् तां. १०, ५, १३; व्यूहन्
 श. ४, ५, ९, १०; ११; १२;
 व्यूहत् श. ४, ५, ९, १०; १२.
 व्यूड(कह्), डा-डः ऐ. २, १८; कहम्
 शां. २७, ७; तै. २, ३, ९, ९; कहस्य
 शां. २७, ४; डाः तां. २५, १, १;
 १०; २, १; जै. १, ११, २, ११; -डे
 शां. २२, १-३; ७; २३, १; ३.
 व्यूड(कह्)छन्दस्-न्दसः शांआ.
 २२, ७; न्दसम् ऐ. ४, २७; न्दमा
 श. ४, ५, ९, १; तां. १०, ५, १४; जै. ८.
 ३, ६, २, १; ६; -न्दाः शां. १४, ३.
 व्यूकह(ढ्)समूकह(ढ्)-व्यूहं शां.
 २७, ७.
 व्यूह-हः तां. २, ८, १; १०, १; -हे
 श. १०, ४, २, १७; २३; २४.

† 'चवम्' इति कालि. सुपा. ? । ‡ /उच्छतेः किप्यन्तविकारच्छान्दसः /वसेर्वा सम्प्रसारणे 'शासिवामि'

इत्यादिना पत्वमिति मा. ।

व्यूह तां. ६, ५; जै. ८८^२; गो. १, २, ५; २, १, २.

व्यूह-म् जै. ३८.

व्यू(वि/क्व-क्वच्छ), व्याच्छन् श. १२, ७, १, १; ८, ३, १; तां. १८, ५, २; गो. २, ५, ६

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयते श. २, ३, १, ७; ५, ५, ४, १; १२, ४, ४, ६; ७; १३, १, ३, ८; २, ५, २; तै. १, ६, ७, १; ३, ९, ५, १; ९, ३; १७, ४; ५; १२, ५, ११; तां. ६, ७, १, ४; १, ५; २, ९, १, ३; १६, ५, २; ६, १, ८, ७; १, ३, २; १८, १, १, १-३; जै. १, ३; १, १६; गो. २, १, १६; वि... ऋध्यते श. १३, २, ५, २; १४, ३, २, १; तै. १, ७, ९, ३; ३, ७, १, ३; ३, १; ९, २, २; व्यूष्वयन्ते तैआ. ५, ८, १, २; तां. ९, ८, १, ६; जै. १, ३; १, ४६; व्यूष्वे श. २, १, २, ४; व्यूष्वेत श. १३, १, ३, ८; तै. १, ३, ८, २; ३, ७, २, ४; ५; वि... ऋध्येत तै. १, ६, ७, १; व्यार्ध्येत ऐ. ७, २८; श. ४, १, ४, ८; ५, ५, ४, १०; तै. १, ६, १, ७; व्यार्ध्यन्त श. २, १, २, ४.

व्यार्ध्यति ऐ. २, ३, ३; ३, ३; श. ४, २, १, ३; तै. ३, ७, १, ६; ७; ८, ८, ३; ९, १, ६, १; प. १, ६; व्यार्ध्यन्ति श. ५, ३, ५, २, ५; १३, २, २, १, ५; वि... अर्ध्यन्ति तैआ. ५, ७, ८; व्यर्ध्ययानि ऐ. २, ३, ३; ३, ३; व्यर्ध्येत ऐ. ३, १, १; श. १३, २, १, ६; ३, ४, १; तै. ३, ७, ३, ३; ८, ८, ३; ९, १, १, १; १२, २; १, १, ९, १; व्यर्धुक्-गद्र.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

६, १, २; श. १, २, २, ९; ४, १, ३, ५; ७, २, ९; ८, १, २, ९; ३, २, २, १, ५; ३, ४, ३, १; ४, ५, ८, १, ३; ६, ७, ९; १०; ६, ३, ३, २, ६; १२, ७, २, १, २; ८, १, ४; ३, २, ७; १३, १, २, १; तै. १, ३, १, २; ७; ४, ६, ६; ८, ६, २; ४; ३, ८, ३, २; तां. ६, ९, २, ३; -द्वस्य ऐ. ७, २८; श. ९, ५, २, १; -द्वधा श. ४, ५, ८, १, ३; तै. १, ८, ५, ५; -द्वधा: तां. ६, ९, २, ६; -द्वेन प. १, ६.

व्यूद्धि-द्वधये गो. १, २, २, ४; -द्विम् ऐ. ७, २८; श. २, ३, १, ७; १२, ४, ४, ६; ७; ७, २, १, २; ३, १, ५; का. १, ३, १, ३; -द्वध्या श. ४, ५, ७, ९; -द्वधये तै. ३, ४, १, ४, १.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

व्यूष्व(वि/क्व-क्वच्छ), व्यूष्वयति तै. २, ५, ४, ४.

श. ५, ४, ३, २, २; ६, ७, ३, १, १; तैआ. १०, १०, २; ५०, १; -सदम् श. ५, १, २, ५; तै. १, ३, ९, २. व्योमा(मन्ऽअ)-न्त-न्तः जै. १, २, २, ५; ३, ४; ९, १, ३; २, ५. व्यो(विऽओ)-कस्-सौ श. ९, ३, २, ६; तां. १४, ३, ८.

व्योह्(विऽआ/ऊह्), वि... ओहते शांआ. ७, १, ४. विच्छा-च्छायै जै. १, ७, ६. वृज्, व्रजति प. १, ४; वव्राज श. ११, ५, १, ४; व्रजतात् श. ११, ६, १, २; व्रजेत् श. ६, ८, १, ७; ७, ५, २, ४, १; सा. २, ४, ६, ७; गो. १, २, ४, ७.

व्रजयति ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; अव्रजयत् तां. ४, १०, १. वृज्-व्रजः श. १४, ९, ४, २, २; तै. ३, २, ९, ३; ८, १, २, २; -जम् ऐ. १, ३, ०; शां. ९, ६; श. १, २, ४, १, ६; १, ७; १, ९; का. २, २, २, ९-१, १; तै. ३, २, ९, ६; जै. १, ७, ९; गो. १, २, १, ९; -जस्य गो. १, २, १, ९; -जान् तै. २, ८, २, ८; -जे शांआ. २, १, ६; श. १, २, ४, १, ६; का. २, २, २, ९; जै. ३, ६.

वृज्-क्षित्-क्षितः श. ५, ३, ४, १, ५; तै. १, ७, ५, २.

व्रजत्-व्रजे ऐआ. ५, ३, ३; -जसु शां. ८, ७; -जन् ऐआ. ५, ३, ३; तैआ. २, १, २, १, ५, १.

व्रजन-म् श. ८, ७, ३, १, २.

व्रज(वृ/वृण्)-व्रजः श. ५, ३, २, ७; -व्रजम् प. ५, ४.

वृगिल्-लः प. ४, ४.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

व्रत(वृ/वृण्)-व्रतः श. ३, ६, ३, २; -व्रतम् ऐ. १, २, ५; ३, १, १; ४, ०, ८, २, ८; शां. २, ४; ६, २-९; ७, ३; २, ०, २; श. १, १, १, १; २, ३; ३, ५; ६; ७; १, १; ९, ३, २, ३; २, ४, २.

† 'व्यु' इति आन. मुपा. चिन्त्यः । † 'वृ' इति मुपा. अशुद्धः । † 'विवृदये' इति G. । † उपा. ४, १, ५, २, ६. ।

६;३,१,२,१;२,२,७; १०;१४; १६;१७; १८; १९;२४; ३,३, १३;४,२,८; १५; ७,६,४, २; ९,६;६,५,४,६;६,४,४; ५;७,५, १,२,५;९,२,१,१८; १०,४,१,४; १५;२१-२३; ११,१,८,४;७,२, १;१२,८,२,४; ५;६; १३,४,१, १५; १४,१,१, २८; ३३; ३,१, १९;२४; ४,३,३४; का. १,३,३, ७;२,१,१,१;२;३;४;६;९; तै. १,२,६,१; ४,४,२;५; ५,३,४; ५,२;४;५;७; २,८,७,५;९;९,१; ३, ३,३,३; ७,१,१;२; ३,५,४, ७;८; १०, ११,२; तैआ. १,११, १;७;२६,६; ३२,१;२,८,१; ७, ४१,३;४;६; ५,८,१३; ९,७,१; ८,१;९,१;१०,१; तां. ७,१०,१; २;५,३,५; १६,७,५; २१,३,७; १५,२;४;५;२२,४,५;९,५;१०, ४;११,४; २३,२,३;२१,३;२७, २;२४,७,२;१४,७;१६,४;१७, ४; २५,१,१४; २,५; ३,३; जै. १२६;१३५;१४३;१६६;१६७: जैउ. १,१७, ३,२; आ. २, १५, ३;७;८;१६,१;२; १७,७;८;१८, ५;१९,१२; २०,१०;२१,१;२३, १;२; जैआ. २,१,६; ८;२,५;४, ३;६,३; मं. १,६,९-१३; प. २, ३; सं. ५; सा. १,४,१;२,५,२: ३,७,७;८,५; गो. १,१,९;३४- ३६;२,१,१४;१५;३,९; -तस्य श. १०,१,२,७; ११,५,७, १०; १२, ८,२,४; -ता श. ७, १,१, ३८;१२,४,३,४; तै.२,४,१,११; -ताव सा. ३,१,२; -तानाम् श. ६,२,२, ३८; १०,३,४,२;४; तै. ३,७,४,८; तैआ. ७, ४१, ४;६; मं. १, ६,१३; -तानि ऐ. ७,८; शां. ७,४;५; श. ३,३,४,५;४;

३,९;६,३,२१; ७,१,१७; ७,५, १,२,५; १०,३,४, ४; तैआ. १, ११,२; आ. २, १९, ६; २०,७; जैआ. २,२,१;३,३;९,१; गो. १, १,२,४; -तानी३ श. १०, ३,४, २; -ताय तै.३,७,७,११; मं.१, २,८; -ते ऐ १,२९; शां.८,९;श. ३,२,२,१४; १५; ६,६,४,४;५; ७,३,८; १३,४,१,१५; तै. २, ४,२,७; ५,५,५; ८,६,४; ३,५, १२,१;७, १४,३; आ. २,१५,१; १६,५;७;१७,१; ३;५;९;२२,८; जैआ. २,१, १; ९; ३,१; ४,१; ४;९; ५,१;५; मं. १,२,२१; ७, १०; गो. १,१,३४; -तेन श.३, २,२,१५; १२,३,५,३; तै. १,१, ४,८; तैआ. ५, ८,१३; तां. २, १५,६; सा. २,७,१०; १२;८,३; गो. १,१,३४-३६; ४,१३;५,९. व्रत-चर्य्या- -र्य्या शांआ.१,६; -र्य्या श. २, १,४,२;७; ५,५,३, २;६;७; ११, १,४,१; १४,१,१, ३३;२,२६;३, ३४;४,१७; २,१, २२;२,५,५;३,१,३८;२,३१; का. १,१,४,१;६; -र्याम् श. ११,१, ४,२; -र्येण जै. १४५; जैउ. ३, १,३,७;७,८,४,६. व्रत-दुघा(√दुह)- -घा श.३,२, २,१४;१४,३,१,३४;३५. व्रत-दुह- -धुक् गो. १,३,१९. व्रत-पक्ष- -क्षाभ्याम् तां. ५, ४, ३; -क्षौ आ. २,८,५; जैआ. २, १७,५. व्रत-पति- -तये ऐ.७,८; तै.३,७, ३,५; गो.२,१,१४; -ति: श. १, १,१,२; ३,२,२, २२; २४;४,३, ९;६,३,२१; का. २,१,१,२; गो. २,१,१४; -तिम् तै. ३,७,३,५; -न्ते श. १,१,१,२; ३; ३,४,३,

९;६,३,२१; का. २, १,१, २:३; तै. १,१, ४,८; ३,७,४,७; ८; तैआ.७,४१,३;४; ६; मं. १,६, ९-१३. व्रत-प्रा- -पा: ऐ ७,८; श. ३, २,२,२४; ४,३,९; ६,३, २१; तै. २,४,१,११. व्रत-प्रदुहा- -द: श.३,२,२,१९; जै.१२६; -दम् जै.१२६; -दस्य ऐ. ७,१; गो.१,३,१८; -दाया: गो. १,३,१८. व्रत-भृत्- -भृत् ऐ.७,८; तै. २, ४,१,११; गो.२,१,१५; -भृते ऐ. ७,८; गो. २,१,१५. व्रत-मीमांसा- -सा श.१४,४,३, ३०. व्रत-वच्- -वान् गो. १,२,५. व्रतवती- -ती श.१३,४,१,१५. व्रत-विसर्जनीयो(-यडउ-)पयोग- -ग: श. ५,५,३,२. व्रत-शुक्रिय- -याणि जैआ. २, २३,१३. व्रत-होम्- -मा: तैआ.१,३२,२. व्रता(-न्डअ-)न्त- -न्ते सा.१,६,१. व्रतो(-तडउ-)पनयन- -म् तै. ३, ३,३,२. व्रतोपयोद्धि- -द्धय:जै.१४३. व्रतोपयोधि-तर- -र: जै. १४३. व्रतो(-तडउ-)पसद्- -दाम् श.३, ४,४,२६. व्रतो(-तडउ-)पायन- -नस्य का. २,१,१,५; -ने श.११,१,७,१. व्रतोपायनीय- -म् श. ११, २, ४,७. व्रतो(-तडउ-)पेत- -त: का. २,१, १,५. व्रतो(-तडउ-)पोह- -ह: आ.जैआ. १, ५२८. √व्रति,व्रतयति श. ३, २,२, १०;

† अज. W. सुपा. स्वराभावः प्रामादिकः । तु. =य. ३७,४१ इ. । † 'व्रतोपायडक्रद्धि-' वा 'व्रतोपायनडक्रद्धि-' इति पाठौ सम्भाव्येत इति C. । † '-प्रा-' इति सुपा. स्वरः ।

१८; ६, ६, ४, ६; वृत्तयति श. ३, २, २, १०; १२; जै. १२०; १४३; २०३; २०९; वृत्तयेत् जै. १२६; अवतयत् जै. १६६.
 व्रतयित्वा श ३, २, २, १९.
 वृत्तयिष्यत्-ष्यन् श. ३, २, २, १७.
 वृत्त्य-त्यम् शां. २७, ३; तै. १, ७, ४, ३; जैड २, ५, ३, २; -त्याः तै १, ७, ४, ३; -त्ये तै. ३, ७, १, ९; गो. २, १, १४.
 वृत्तिति-तिः तै. १, ५, १, ३.
 √वृश्च्. वृश्चति श. ३, ६, ४, ६; ९; वृश्चति श. ८, ५, १, १३; वृश्चतः तै. ३, १०, ९, २, ३; वृश्चन्ति श. ३, ६, ४, १३; तै ३, २, १०, २; तां. ६, ५, १, २; वृश्चान् तां. ६, ५, १, २; वृश्चि शांआ. ४, ७; वृश्चं॥ तै. ३, १०, ९, २; जै. २६.
 वृश्चानि ष. २, १०; अवृश्चत् श. ५, ८, १, १३; तै. ३, १०, ९, १; वृश्चेत् श. ३, ६, ४, ११; अवृक्षाम तै. १, ५, २, ८.
 वृश्चयेत् शां. ११, ४.
 वृक्ष्ण-वृश्चिक- गद्र.
 वृक्ष्णत्-क्ष्यन् श. ३, ६, ४, १.
 वृश्चन-नाय श. ३, ६, ४, ७.
 वृ-वृ जै. २०३.
 व्रायु-यु जै. २०३.
 व्राज-ब्राहु-हुभ्याम्, -हृ शां. २, ९.
 व्रात्(←व्रत्)-त्तः तां. ६, ९, २५; २६; १७, १, ५; ११; -त्तम् श. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६; -ताः तै. १, ७, ४, ३; -ताय तां. ६, ९, २४.
 व्रात्य,त्या-त्यः जैड ३, ५, २, ३; -त्यम् तै. ३, ४, ५, १; -त्याः तां. २४, १८, २; ३; जै. १४६; -त्यान् जै. ९७; जैड १, २, ३, ९; ११, २, ६; १४, ४, १; -त्यानाम् तां. २४,

१८, १: -त्याम् तां. १७, १, १; २; २, १; २; ३, १; २; ४, १; जै. १४६.
 व्रात्य-धन-म् तां. १७, १, १६.
 व्रात्य-स्तोम-मम्, -माः जै. १४६.
 व्रीहि-हयः ऐ. ८, १६; श. १, १, ४, २०; १२, ७, १, ९; २, ९; तै. १, ३, ७, २; तां. १६, १, १०; जै. ११३; -हिः ऐ. २, ८; ११; शां. १३, ४; श. १०, ६, ३, २; १४, ८, ८, १; जै. ११३; -हिम् जै. ३७; ६४; -हीणाम् ऐ. ८, १६; श. ५, ३, १, १३; ३, २; तै. १, ७, ३, ४; ३, १, ४, ११; ५, ९; ६, २; ७, ५, ३; -हीन् श. १२, ७, २, १०; १४, ९, ४, १२; तै. ३, ७, १, ६; -हेः गो. २, १, १७.
 व्रीहि-पात्र-त्रः जै. १५०.
 व्रीहि-म्य-म् श. २, २, ३, १२; ५, ५, ५, ९; का. १, २, ३, १०.
 व्रीहि-यव-वयोः श. १, १, १, १०; का. २, १, १, ८; -वाः श. १४, ९, ३, २२; का. २, १, १, ८; -वाणाम् श. ५, ५, ५, ९; -वान् तां. १, ८, १४; सा. १, ३, ७; ३, १, ९; २, ३; ५, ६; -वाभ्याम् श. ११, ३, १, ३; -वैः सा. ३, ५, १; -वौ श. १, १, १, १०; २, ३, ७; ३, २, २, १४; ८, ३, १; ११, ३, १; ३; का. २, २, १, २०; सा. १, ३, ८; ३, १, १०.
 व्रीहि-सस्य-स्ये शां. ४, १४.
 व्रीह्या(हिडआ)-चित्त-तस्य जै. १९२.
 व्रीशी-शीनाम् श. ११, ५, ९, ८.
 √व्ली(→व्लि), व्लिनाति श. १, ६, ३, ३१; व्लीनाति तै. २, २, ५, १; व्लिप्यति तै. २, २, ५, १; व्लिनात् श. ५, ४, १, १७; व्लीनात् तै. २, २, ५, १.
 व्लीयन्ते तां. २, ८, ३; अव्लीयत् तां. १२, ३, १०; १४, ९, १०; २६;

१५, ३, २९; अव्लीयन्त तां. ८, ८, १३.
 —:—
 श
 श ऐ. ८, ११६.
 शंस-शंसु-शम् अद्र.
 √शंस, शंसते जै. ६२; शंसति ऐ. २, ३१-३३; ३४; ३६; ३७; ३८; ३९; ४०; ४१; ३. १, २, ३; १७; १८; २०; २४; २९; ३१; ३५; ३६; ३७; ३८; ५०; ४, १; ३; ३; ६; ९; १०; ११; १९; २९; ३०; ३२; ५, १४; १५; १६; १७; १९; २१; २३; ६, ४; ६; १४; १५; १६; १८; १९; २०; २२; २४; २७; २८; २९; ३०; ३१; ३२; ३३; ३४; ३५; ३६; ऐआ. १, १, ३; ४; २, १; २; ४, १; २; ३; ५, १; २; २; ३; शां. १४, १; २; ४; ५; १५, २; ३; ४; १६, ३; ४; ७; ८; १७, १; १; ३; २, ८, २; २, ५; ६; ११; १३; २६, ९; २७, ३; २८, ९; २९, ३; ८; ३०, ४; ५; ६; ७; ८; १०; शांआ. १, ३; ८; २, १; २; ३; ४; ५-७; ९-१५; १६; १७; ८, ५; श. १, ८, २, १२; ४, ३, २, १; ४, १, १५; ८, १, ३, ३; १०, ५, २, ५; ११, ५, ५, १०, शंसति श. ५, ५, ५, १६; १०, १, २, ९; १३, ५, १, १०; तै. १, २, ६, ६; तां. ५, ५, ९, २, ५; ४, १४; जै. १६५; जैड १, १२, १, २; प. २, ४; गो. १, २, १६; २, ३, १३; १४; १५; २२; २३; ५, १०; १२; १५; ६, १; २; ४; ७; ८; ९; १२; १३; १४; १५; १६; शंसतः ऐ. ६, १४; शां. २८, ९; शंसन्ति ऐ. २, १८; ३, २; ४, ६; ५, २; ६, १३; १८;

† 'वृ-' इति मुपा. स्वरधिन्यः । ‡ 'यु-' इति मुपा. स्वरः ? । § 'शकनना' इत्यस्य पूर्वाक्षररूपम् ।

२१^५; २४; २७^५; ३३; शां. १४, ५;
 १६, ११; १७, ६^५; २८, ९;
 २९, ३^५; ४; ५; ८^५; ३०, २^५; ११; शा.
 ३, ९, ३, १०; ४, ३, ४, २१; १०,
 ५, ३, ३-७; ९; ११; तैआ. ७, ८, १;
 तां. १२, १३, ७; जै. २३; जै. ३,
 १, ४, ५; ११; गो. २, ३, १६; २३^३;
 ४, ४; १८; ५, ३^३; ५^३; १५^३; ६, ३^३;
 ७; ८; शंसावः गो. २, ३, १०^३;
 शंशंसावः गो. २, ४, १८; शोशो-
 सावः(=शंसावः) ऐ. ३, १२; शां.
 १४, ३; शोसावः(=शंसावः) ऐ. ३,
 १२^३; शां. १४, ३^३; शोशोसामः
 (=शंसामः) शिं. १४, ३^३; शोसामः
 (=शंसामः) शां. १४, ३; शंस
 ऐ. ६, २४; ऐआ. २, २, ३^३; शंसि-
 प्यति^३, शंसिपत्, शंसन् ऐ. २, ३८;
 शंसतु ऐ. ६, ३०; शंस ऐ. ३, १२^३;
 ५, १८; ६, ३३; ऐआ. २, २, ३^३;
 शंसत श. ३, ३, ४, २४; शंसाव
 गो. २, ३, १०^३; १६; ४, ४; अशंसत्
 शां. ६, १०; तै. ३, १२, ९, ४; तां.
 १३, ६, ९; गो. २, ३, १२; अशंसन्
 श. १, ४, २, ८; १०, ५, ३, ३-७;
 ९; ११; शंसित जै. ६२; शंसित् ऐ.
 २, ३२^३; ३३^३; ३, ३८; १८^३; १९;
 ३४; ३७^५; ४४^५; ४, ७^५; ९^५; २२^३;
 ५, १५; ६, ८^३; २४^३; २६; २७; ३०^५;
 ऐआ. ३, २, ४^३; ५, १, ६; ३, ३^३; शां.
 १५, ३; ४^३; १६, ३; ७^३; १८, १; १९,
 १०; २२, १; २७, १; ३; शांआ. १,
 १^५; २, १६^३; ८; ६; श. ४, ३, २, ६^३;
 ९, ५, १, ६३; शंसित् श. ९, ५, १,
 ६३^३; १०, ५, २, ५; १३, ५, १, २;
 तां. ९, १, ३८; गो. २, ४, १०^५;
 ५, १४^३; ६, ८^३; ९^५; १५^५; शंसियुः
 ऐ. ६, ८^३; २१; गो. २, ५, १४^३; ६,
 ३; शंसिष्ठ ऐ. ६, ३०; अशंसीत्
 ऐ. ५, ३४; ६, २८^३; जैउ. ३, ४, ३;
 ४; गो. २, ६, ८^३; अशंसीत् गो.
 १, ३, ४^३; अशंसिपम् ऐ. ६, २६;

शंसिपम् तां. ८, ६, १२^३; जै.
 ६३^३; शंसीवाम्(=शंसिपम्) जै.
 ६२.
 शस्यते ऐ. ३, २; १६^३; १७; १८;
 २२; ३४; ४, ५; ८^३; ६, १५; ३०^३;
 ऐआ. ४, १, १; शां. १६, ३; १७,
 ९; २१, ६; २२, ६; २३, ४; २६,
 १४; श. ४, ३, २, १२; १०, १, १,
 १; शस्यते तै. ३, ७, ११, २; तां
 १६, ७, ४; १८, ६, २२; २०, २, ३;
 ९, २; २१, १४. ६; जै. १२८; जैउ.
 ३, १, ४, १; गो. १, ३, ५; २, ५, १;
 ५; ६, ९^५; शस्यते ऐ. ३, १७^३; ३०;
 शां. १५, २; २२, १^३; २६, ९;
 शस्यन्ते ऐ. ३, ११; २९; ५०; ४,
 २१; ५, १०; १६; १७; १८^३; १९^३;
 २०^३; २१^३; ६, १५; २१; २२; २६^३;
 शां. १२, ८^३; १४, ५; १५, ४; ५;
 १८, १; २१, ६; २२, १; ९^३; २३, २;
 २४, १; २५, ३; ६; १२^३; २६, ८^३;
 ११; १२; १४; १६; १७; २८, ९;
 २९, ४; ५; ३०, ३; शांआ. २, ११;
 श. ४, ३, २, ११; तां. ९, १, ३७;
 १६, ५, २५; गो. २, ४, ११^३;
 १२; १३^३; ५, १५^३; ६, ३; १०;
 शंसिप्यते शांआ. १, ५.
 शंसयाञ्चके गो. २, ६, ९; शंसया-
 ञ्चकार ऐ. ६, ३०^३; शंसय ऐ. ५,
 १४; शंसयानि ऐ. ६, ३०; गो. २,
 ६, ९; अशंसयत् ऐ. ४, ३२; ५,
 १४; शंसयेत् ऐ. ४, ४^३.
 शंस- -सः ऐ. २, ४; ३१^३; ३२^३; ६,
 २७; ३२; श. २, ३, ४, ३५; का. १,
 ४, १, २५; गो. २, ६, ८; -सम् तै.
 २, ८, ५, ६; तैआ. ४, ५, ५; -सात्
 तैआ. २, ३, १.
 शंसत्- -सदयः श. ३, २, ४, ६; -सत्
 श. ४, ३, २, ६; ११, ५, ५, १०;
 -सन्तः ऐ. ६, ३२^३; गो. १, २,
 १९^३.
 शंसमान- -नः श. २, ३, ४, ६; का.

१, ४, १, ५.
 शंसित्- -तारम् ऐआ. ५, ३, २.
 शंसिप्यत्- -प्यन् ऐ. ३, ३१; -प्य-
 न्तम् ऐआ. २, २, ३.
 शंस्तव्य, व्या- -व्यः ऐ. २, ३२^३; ३.
 २४^३; ४, २^३; गो. २, ३, २२^३; -व्यम्
 ऐ. ३, २४; ३६; ३७; गो. २, ३,
 २२; -व्या ऐ. ३, २४; ३५; गो.
 २, ३, २२.
 शंसृ- -स्त्रे ऐ. ३, ११.
 शंस्य- -स्य श. २, ४, १, ५; का.
 १, ४, २, २; तै. १, १, १०, २; ४;
 २, १, २५; -स्यम् शां. २६, १३;
 गो. २, ३, ११; -स्यानि गो. २,
 ६, १.
 शस्त-स्ता, शस्त्र-शस्त्रा-शस्य-
 स्या, शस्यमान- अद्र.
 √शक्, शक्नोति शांआ. ४, ५^३; श. १,
 १, १८; ४, १, २; २, १, ४, २६;
 ४, २, २, ११; ९, ५, १, ९; १४, १,
 १, ६; का. १, १, ४, २४; २, १, १,
 १३; शक्नोति श. २, ४, २, ६; ४,
 ६, ७, २१^३; ९, ६; ५, २, ३, ४; ५, ४;
 ८; १२; ६, ३, १, १४; १८^३; २०^३;
 का. १, ३, ३, ७; जै. १८२; शक्नु-
 वन्ति श. ६, ७, १, १६^३; शक्नु-
 वन्ति श. १०, २, १, १; प. १, ६;
 शक्नोषि ऐआ. ३, १, ४; शांआ. ७,
 ९; १८; शक्नोमि जै. १३०; शक्नुमः
 श. ९, ५, १, ६; शशाक श. ४,
 १, १, १३; शशाक श. १, ४, १, १३;
 ६, ३, ३६; ४, ६, ४, १; १४, १, १,
 ६; का. २, २, ३, ८; जै. ५३; १३०^३;
 जैउ. ४, १०, ३, ६; १०; शोकलुः
 श. १, १, ४, १७; शोकुः श. १, ४,
 १, ४; ४, २, १, ५; ४, १, १९^३; ९, ५,
 १, ५; का. २, १, ३, १९; तैआ. १,
 ११, १; शोकिम तै. २, ४, ४, ९;
 शक्ष्यति तां. १३, ४, ११; गो. १,
 १, २, १९^३; शक्ष्यावः श. १०, ४,
 १, ५; जै. १०४; शक्ष्यामः श. ६,

१,१,३; ८,७,१,४; १२,९,२,१३;
 जै. ४७; ४८; १८६; शश्वि तै. ३,
 ७,११,४; तैआ. १०, १,९; तां.
 १५,४,३; शक्नुहि तां. १३,४,१;
 शक्म शां. २५, १५६: शक्नु-
 वाम श. १२, ४,४,१; अशक्नोत्
 ऐ. ३, १४; २८; ५, ७; ऐआ. २,
 ४,३; शां. ३, ६; १५, २; श. १०,
 २, १, १; तै. १, १, ५, ६; ६, १; ३, ९,
 ८, १; अशक्नोत् तै. २, १, २, १;
 तां. ७, ७, १७; १२, ६, ८; जै. ६६;
 ७३; १८३; जैड. १, १, १, ६; २, १,
 ४; अशक्नुवन् ऐ. १, ७; १२; शां.
 २४, ४; तां. ८, ८, १; ९, १, १; १९,
 ७, १; जै. १८२; जैड. ३, ४, ५,
 ३; शक्नुयात् ऐ. ७, ५; ७; शांआ.
 ५, २; श. २, ४, ३, १४; ३, ५, ४,
 १४; ४, ५, १, १६; १०, २, ५, १६;
 ११, १, ४, ४; ५, ६, ९; १४, ५, ४,
 ७-९; ७, ३, ८-१०; का. १, ३, २,
 १२; शक्नुयुः गो. १, ३, १३; शक्ने-
 यम् श. १, १, २; ४, ५, १; ३,
 १, ३, २३; का. २, १, १, २; तै. १,
 ५, ५, २; ४; ५; ७; ३, २, ४, १;
 ७, ४, ८; ५, १; शक्नेयम् तै. ३, ७,
 ४, ७; तैआ. ४, ८, ४; ४, ४१, ४;
 ५, ७, ८; मं. १, ६, ९-१३; शक्नेम
 श. ६, ३, १, ३९; शक्नेम तै. २,
 ४, २, ५; मं. २, ४, ४; अशकत्
 शां. २३, २; श. १, १, १, ३; का.
 २, १, १, ३; अशकः ऐआ. ३, १,
 ४; शां. २३, २; शांआ. ७, ९;
 १०; श. ११, ४, २, १९; जैड ३,
 ६, १, ५; अशकत् श. १४, ९, २,
 ८-१२; अशकम् श. १, १, १, ३;
 ४, १, १९; ३, ५, १, १७; का. २,
 १, १, ३; तैआ. ४, ४१, ६; जैड.
 ४, १०, ३, ६; १०.
 शिक्षते, शिक्षति प्रम्. √ शिक्ष
 द्र.

शक(ट→)टी- -टीःऽइव तै. २, ५,
 ५, ७.
 शकटी-मु(ख→)खी- -खी प.
 ४, ७.
 शक-पून- -नः जै. ६१.
 शकर- -रागि श. १४, ६, ९, ३२.
 =शकल- अद्र.
 शकली- -लः श. १, २, ४, १; ३,
 ६, ३, १०; का. २, २, २, १; तां. १३,
 ३, १०; ज. ९२; -लम् श. १, ५,
 १, ३; ३, ४, १, २०; ६, ४, ११; १२,
 ४, ३, १; -लान् शां. ८, ४; श. २,
 ५, ३, ५; ६; ११; का. १, ५, २, ५;
 १०; -लौ श. १४, १, ३, २६.
 शकुन- -नः शां. ७, ४; श. ९, ४, ४,
 ५; तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४,
 ११, ६; ६, ४, २; तां. ५, ३, ५; २५,
 १८, ५; जै. ६२; ४६८; जैआ. १,
 ४६८; -नःऽइव तां. ५, ३, ५;
 -नम् तै. २, ५, ८, ५; तैआ. ६,
 ३, १; तां. १, ५, १९; -नाःऽइव
 तां. १२, ९, ४; -नाय शां. ७, ४.
 शकुनि- -नयः ऐ. २, १५; -निः
 शांआ. ३, २; श. १४, १, १, ३१; तै.
 ३, १२, ९, ७; गो. २, ३, ९; -निःऽइव
 ऐ. ४, ७; -निभ्यः शांआ. ९, ७.
 शकुनि-मित्र- -त्रः, -त्राय जैड. ३,
 ७, ४, १.
 शकुनि-वाद- -दात् ऐ. २, १५.
 शकुन्तकृ- -कः श. १३, ५, २, ४.
 शकुन्तिकृ- -कृा श. १३, २,
 ९, ६; ५, २, ४; तै. ३, ९, ७, ३.
 शकुन्तला- -ला श. १३, ५, ४,
 १३.
 शकुत् → शक्ना श. ६, ५, ३, ९;
 १४, १, २, २०.
 शकुत्-पिण्ड- -पडेन गो. १, ३,
 १३; -पडेभ्यः जै. १५०; -पडेः
 जै. १८६.
 श्शक्ति- -क्तयः शां. २३, २; -क्तिः

ऐ. १, २९; -क्तीः तै. ३, ६, ९, १;
 -क्तौ शांआ. १२, ८; -क्त्या श.
 ६, ३, १, १४; ५, १, ११; तैआ. ४,
 ३, २; -क्त्यै तै. ३, २, ४, १; गो.
 २, २, ३.
 श्शक्ति → क्ती-वत् -वान् तै. ३,
 ६, २, १.
 श्शक्ति- -क्त्या श. ६, ३, १, १४;
 ५, ४, ११.
 शक्नुवत्- -वन् ऐआ. ३, १, ४; शांआ.
 ७, ९; -वन्तम् शांआ. ७, १०.
 शक्नुवैस्- -वांसः तैआ. २, ६, २.
 शक्मन्- -क्मने गो. २, २, ३.
 शक्यमान- -म् सं. ३.
 शक्- -कः ऐआ. ४, १, १; तै. २,
 ५, ३, १; तैआ. ३, १२, ७; -क्का
 तै. २, ४, ३, ४.
 शक्नु- -क्वने श. ३, ४, २, १२;
 -क्का श. ३, ४, २, १२; -क्काऽइव
 श. ११, ५, ५, १३.
 शक्वरी- -रयः तै. ३, ९, ९, १;
 -री श. ३, १, १, ९, २, १७; तै.
 २, १, ५, ११; तां. १०, ६, ५; १९,
 ७, ६; -रीः श. ५, ३, ४, १८;
 तै. १, २, १, १४; ७, ५, ४; २, ६,
 १९, २; ३, ७, ६, ४; तां. ७, ८, १२;
 १३, ४, ११; १६, ५, १८; -रीणाम्
 ऐ. ५, ७; तां. ८, ९, १४; १०, ६,
 ५; १३, ४, १; जै. १८०; १८२;
 -रीभिः तै. २, ५, २, २; तां. १३,
 ४, १२; -रीम् तैआ. ५, १२, २;
 -रीषु तै. २, ४, ३, १; तां. १२, १३,
 १३; -र्यः ऐ. ५, ७; शां. २३,
 २; श. १३, ३, २, २; ३, २; तां.
 १२, १३, १४; २२; १३, १, ३; ३;
 २, २; ८; ४, १३; ५, १८; १६, ५,
 १८; जै. ७३; ११०; १७९;
 १८३; जैआ. २, २४, १; आ. २,
 २६, १.
 शक्वरी-त्व- -म् ऐ. ५, ७;

तां. १३, ४, १: जै. १८२.	१, ६†; २, ८, ४, ७; तैआ. १, ६, ३; जै. १९८.	१; ७, ४, ६: १०; ६, ११; १२; ११, ३; ८, २०, १; ५, ४; ९, ३; १२, ५, ८; ९, २: तैआ. १, ७, ५; २७, ६; ३, ११, १; ३: ७; १०; ४, ७, ५; ४२, ३; ५; ६, १०, २; ८, ८, १; २-४; तां. १२, ४, १; १६, १, १२; १७, १३, ११; १८, ५, १२; २०, १५, १२; २५, १०, १८; जै. १३२; १५६; १८८; २१२; जैड. १, १०, २, १; २; १६, १, ४-७; मं. १, १, ६; २, २; ५, १७; १८; २, १, ९; ५, ५, १; सा. १, ५, ४; २, १, ५; २, १; गो. १, ४, १७; ५, ५; -तमऽ-तम शा. ३, ४, ३, १८; १२, २, ३, १२; गो. १, ४, २३; -तस्यऽ-तस्य शां. २७, ३; -ता ऐ. ७, १७; शा. ११, ६, ३, ४; १२, ३, २, ८; १३, ५, ४, ८; १४, ५, ५, १९; ६, ९, १; तै. २, ४, ४, ७; ७, १२, २; तैआ. ३, ११, ७; जैड. १, १४, ३, १; ५; -ताव शा. १, ९, ३, १९; ४, ५, ८, १६; -तानि ऐ. २, १७, ४, १२; ५, २८; ६, २६; ७, २; १७; ऐआ. २, ३, ६; ३, २, १; शांआ. ३, ४; ८, १; २; शा. १, ३, ५, ९; २, ३, ३, १९; २०; ४, ५, ८, १; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, ४, २, २; ४; २०; २३-२५; ३, ८; १३; १९; २०; ५, ४, ४; ५; ७; १०; १२; १४; ११, १, २, १०; ११; ५, २, १०; १२, ३, २, ३; ४; ५; ८; ३, ३, १; ५, २, १; ४, २७; तां. ९, ३, ५; २०, १५, १२; १३; जै. १४७; गो. १, ५, ५; १०; २३; -ताम्याम् शा. ८, ७, ४, ९; -तामऽ जै. ३६-ताय शा. १३, २, १, ५; तै. ३, ८, १५, ३; १६, २; -ते शा. ७, ३, १, ४३; १०, ४, ३, १३; १२, २, १, ६; ७; तै. ३, ९, १४, ४; तां. २, ५, १०, १९;
शक्र-वर्ण-म् जैआ. २, १६, ८.	शुचि(ष्ट→)ष्टा(-चीवत्-इष्टन्)- -ष्टया तैआ. ४, ४२, ३; -ष्टा तां. २१, ३, ७.	
शम्, ग्मा- -ग्म: तै. ३, ७, ४, १३; -ग्मा तै. ३, ७, ६, ६; -ग्मा: तैआ. ६, ७, ३; -ग्माम् शा. ३, १, २, २०; ५, ४, ४, २; ४; -मेन तै. १, ५, ५, २; ३; ५; ७.	शुची-पुति- -तये ष. ५, ३; -ति: तै. ३, ७, १४, ५.	
श(ग्म्य→)ग्म्या-ग्म्या शां. १, १.	शची-वत्(मनुप्)- -व: ऐ. २, १२; तै. २, ४, ४, ८; -व: तै. ३, ६, ७, २.	
√शङ्क, शङ्कत शा. ३, ८, ३, ३६; ९, १, १, २२.	शण(√शण्)- -णा: शा. ३, २, १, ११; ६, ६, १, २४; २, १५; १६.	
शङ्कमान- -न: शा. ३, ८, ३, ३६.	शणकुलाय- -म् शा. ६, ६, १, २४.	
शङ्का- -ङ्का शा. १०, १, १, १०; १२, ८, ३, ११.	शण-शक(ल→)ला- -लाभि: जै. ६१.	
शङ्कु- -ङ्कु तां. ११, १०, ११; आ. जैआ. १, ५८१; -ङ्कु: शा. ३, ५, १, २६; ६, १, ३; जै. १३१; -ङ्कुना तां. ११, १०, ११; जै. १३१; -ङ्कुभि: शा. २, १, १, १०; १३, ८, ४, १; का. १, १, १, ७; -ङ्कुम् शा. ३, ५, १, १-६; -ङ्को: शा. ३, ५, १, २-६; २, ३; ३.	शण्ड(√शण्ड्)- -ण्ड: शा. ४, २, १, १४; २०; तै. १, १, १, ५; -ण्डाय शा. ४, २, १, ९.	
शङ्क्य- -म् सा. १, ५, १५.	श(ण्ड→)ण्डा-मूर्क- -काम्याम् शा. ४, २, १, ६; -कौं शा. ४, ४, १, ४; तै. १, १, १, ५.	
शङ्ख(√शम्) - -ङ्ख: जैड. ३, ७, ४, १; ४, ९, २, १; मं. २, ६, ८; -ङ्खस्य शा. १४, ५, ४, ९; ७, ३, १०; गो. १, २, ८; -ङ्खाय जैड. ३, ७, ४, १; ४, ९, २, १.	शण्डिल- -ला: तैआ. १, २२, १०.	
शङ्ख-ध्म(√ध्मा)- -ध्मम् तै. ३, ४, १३, १; -ध्मस्य शा. १४, ५, ४, ९; ७, ३, १०.	शत - -तम् ऐ. २, १७; ५, १; ४; १६; ७, १३; १५; १६; १८; ८, २२; ३३; ऐआ. १, २, २; ४, १; २; २, २, १; ३, ४, ५, १; शां. १८, ३; २२, ४; २५, ६; शांआ. २, १७; ३, ४; ४, ११; ११, ८; शा. १, ९, ३, १९; २, ३, ३, ६; ४, २१; ३, ७, ४, १०; ५, ४, ३, १; ७, २, ४, २६; २७; ८, १, ४, १०; ९, २, ३, ३२; १०, १, ५, ४; २, ४, ३; ८; ६, १; २; ७-९; ११; १२; १४; ४, ३, १४; १८; १२, ३, २, ८; ५, १३; ४, ३, २; ८, १, २०; १३, १, ५, ६; ६, २; ३; २, ५, ३; ४, १, १५; २, ५; ५, २, ५-८; १९; ५, ४, १२; ८, ४, १२; १४, ७, १, ३३-३९; ९, ४, २६; का. १, ४, १, १६; तै. १, २, १, २; ५; १९; ५, २, ९; ८, २, २; २, ६, ३, ५; ८, ६, ८; ३, १, २, १; २, ७; ६, १३,	
शङ्ख-पुष्पी- -म् सा. २, ३, ३.		
शङ्ख-शङ्ख-शङ्खची- शम् अद्र.		
शुची- -चीनाम् ऐआ. ४, १, १; -चीभि: ऐ. ७, ३३; ८, २०; ऐआ. १, ३, १; शा. ५, ५, ४, २६; ७, २, १, २०; १२, ८, १, ५; तै. १, ४, २, १; ३; २, ४, ५, २; ६, ३, २; ४, १; ३; ८, ७, ८; ३, ६, ११, १; मं. २, ३, २१; -च्या शा. ४, २, १, १२; तै. १, ७,		

‡ उणा. १, ३७ द्र. । † उणा. १, १०७ द्र. । † 'शच्या' इति मुपा. स्वरः ? । ॥ पा. ५, १, ५९ द्र. ।

० सामगानेऽत्र दीर्घो द्र. ।

गो. १,५,२३; -तेऽ-ते श. १०.
 १,५,४; -तेन ऐ. ५, १६: ६, २;
 शां. ८, ३; श. १, २, ४, १६; १७;
 १९; ४, ३, ४, ३; ७, ४, २, १४; १५;
 का. २, २, २, ९; १०; ११; तै. २,
 ६, १०, ५; ३, २, ९, ४, ८, ५, १;
 २; ३; तैआ. १०, १, ८; तां. ९,
 २, २२; -तेषु श. १०, ४, २, २०;
 शत-कृत्वस् (ः) तैआ. ४, २, ८, १.
 शत-कृत्व- -तु श. ११, ५, ५, १२;
 -तु: ऐआ. ५, २, ३; तै. २, ४, ८,
 ७; ६, १३, ३; ७, १३, २; मं. २, १,
 १६; -तुम् तै. २, ६, ७, ५; ११,
 ८; १७, ७; -०तु श. ३, ७, ५, १२;
 -०तो श. २, ५, ३, १७; का. १,
 ५, २, १६; -०तो तै. २, ४, ३, १२;
 तैआ. १, १९, १; १०, ५, १; -०त्व:
 श. ७, २, ४, २७.
 शत-क्री- -क्रिय: जै. १३४.
 शत-क्षर- -र: तै. १, ८, ९, १,
 शत-मि(√हृन्)- -मि तैआ. १, ५, १.
 शत-तन्तु(√तन्)- -न् ऐआ. ५,
 १, ४.
 शत-तन्त्रि-न्त्री- -न्त्रि: जै. १६५:
 -न्त्रिम् जै. १२३; -न्त्रीम् जै. १६५.
 शत-तन्त्रीक- -क: तां. ५, ६, १३.
 शत-त(म→)मी- -मी तै. २, ८,
 ८, २.
 शत-तेजस्- -जा: श. १, २, ४, ६;
 ४, ३, ४, ३; ५, ४, १, १३; ५, ४,
 २७; का. २, २, २, ५; तै. ३, २,
 ९, १.
 शत-दायु(√दा)- -य: तै. २, ८,
 १, ४.
 शत-दायु-मुख्य- -म् मं. १, ५, ३.
 शत-देवत्य- -म् तै. ३, ८, २०, ४.
 शत-द्युम्न- -म् तै. १, ५, २, १.
 शत-द्वारहा(द्वाद्य?)र-गमन्त- -न्ता
 तैआ. १, ३१, २।
 शत-ध्वा श. ७, २, ४, २७; तैआ. १,

२१, ३; २४, ४; ३१, ६; ३, ११, ५;
 जै. १, २, ३, ४; ९, १, ३; २, ५.
 शत-धार- -र: श. ७, ५, २, ३४;
 तै. २, ६, ४, ४; ३, ७, ६, ११; -रम्
 श. १, ७, १, १४; ७, ५, २, ३४;
 तै. ३, २, ३, ३; तैआ. ६, ६, १;
 -रेण श. १, ७, १, १६.
 शत-पति- -ति: तै. २, ८, ४, २.
 शत-पत्र- -त्र: तै. २, ५, ५, ४.
 शत-(पाद्→)पाद्(→पद्)- -पद्भि:
 तैआ. १, १०, ३.
 शत-पदी- -दी, -दीम् ष. १, ४.
 शत-पयस्- -या: श. ९, २, ३, १०.
 शत-पर्वन्- -र्वां शां. १८, १०;
 २५, ७.
 शत-वाहु- -हुना तैआ. १०, १, ८.
 शत-भिषज्- -यक्, ग् तै. १, ५, १,
 ५; २, ९; ३, १, २, ७; ८; -षजे तै. ३,
 १, ५, ९.
 शत-मात्र- -म् शां. ११, ७.
 शत-मान- -न: तै. १, ८, ९, १; -नम्
 श. १२, ७, २, १३; ९, १, ४; १३, १,
 १, ४; २, २, २; ४, १, १३; २, ७; १०;
 १३; १४, ३, १, ३२; तै. १, ३, ७,
 ८; ७, ६, २; ८, १; ८, ६, ५; २, ६, ४,
 ५; जै. १३२; -नानि श. ५, ५, ५,
 १६; १३, ४, १, ६; -ने जै. १३२;
 -नौ श. ५, ४, ३, २४; २६.
 शत-मूर्धन्- -०र्धन् श. ९, २, ३, ३२.
 शत-मूल(ल→)ला- -ला तैआ. १०,
 १, ७.
 शत-योजन- -नम्, -नेन शां. ८, ३.
 शत-रात्र- -त्रेण तां. २४, १९, २.
 शत-रुद्रिय- -यम् श. ९, १, १, १; २;
 ६; ७; ४३; ४४; १०, १, ५, ३;
 २, ५, १५; -याणाम् तै. ३, ६, ११,
 २; ॥ -येण श. ९, १, १, ४३; २,
 १; १०; १३; २०.
 शत-रुद्रीय- -यम् तै. ३, ११, १०,
 ३; -यस्य तै. ३, ११, ९, ९.

शतर्चस्(तऽकृच्)- -सम् तै. २, ४,
 ३, ५.
 शतर्चिन्- -र्चिन: ऐआ. २, २, १.
 शत-वत्(मत्पु)- -वत् तां. १२,
 ४, २.
 शतवती- -त्य: तां. १२, ४, १.
 शत-वल्श- -व्श: शांआ. ९, ७; श.
 ३, ६, ४, १६; तै. १, २, १, ५; -व्शम्
 तै. ३, २, २, ६.
 शत-विचक्ष(ण→)गा- -णा: ऐ. ८,
 २७; मं. २, ८, ३.
 शत-वितृष्ण(वि/वृद्)- -ष्ण: श.
 ५, ४, १, १३; ५, ४, २७.
 शत-वीर्य- -र्य: ऐ. २, १७; ४, १९;
 ६, २; शां. १८, १०; २५, ७; श.
 ४, ३, ४, ३; ५, ४, १, १३; ५, ४,
 २७; ७, २, ४, २६; तै. १, ७, ६, ४; ३,
 ८, १५, ३; १६, २; तां. ५, ६, १३;
 जै. १३२; १६५; -र्याय मं. २,
 १, ९.
 शत-शस्(ः) तैआ. १, २४, ४.
 शत-शारद्- -दानाम् मं. २, १, ११;
 -शाय तै. १, २, १, १९; २, ५, ७, २.
 शत-शीर्षन्- -र्षां श. ९, १, १, ६;
 १५; २, ३, ३२; -र्षाणम् श. ९,
 १, १, ७.
 शतशीर्षरुद्र-शमनीय- -म् श.
 ९, १, १, ७.
 शत-संवत्सर- -रम् तां. २५, ८, १; सा.
 १, ४, १०; -रस्य ऐआ. २, २, ४;
 शांआ. २, १७.
 शत-सनि(√सन्)- -नि: जै. १,
 १६, १, ४-७; मं. १, ७, ७; -निम्
 ष. १, ४; मं. १, ७, ७.
 शत-सा- -सा: ऐ. ४, २०.
 शत-हुत- -तान् ष. ४, १.
 शत(तऽअ)-क्ष(र→)रा- -रा तैआ.
 ६, ८, १.
 शत(तऽअ)-हु(र→)रा- -रा
 तैआ. १०, १, ७.

शता(तडअ-)मिष्टोम-म् श. ११, ५,५,२;४.	शता(तडअ-)र्व-र्वः श. ७, २, ४,२६.	२,८,३,५.
शता(तडअ-)तिरात्र-म् श. ११, ५,५,५;६.	शता(तडअ-)वर-म् सा. २, २, १-३;३,३-५;७,११;१२; ८,३ ^२ ; ५;३,५,७.	शत्रु-त्राघ(न→)ना-नाः तै. १,७, ६,८.
शता(तृण)ण्णा(तडआ)वृद्ध- -ण्णा श. १२, ७,२,१३;९,१,३; -ण्णाम् तै. १,८,६,५;१;ण्णायाम् तै. १,८,६,४।	शता(तडअ-)श्च-श्चानि जै. ६. शते(तडइ-)धम-धमेन तै. १, ६, ४,५.	शत्रु-हति-स्यै तैआ. ६,५,१. शत्रूयत्(√शत्रूय)-यत्तुः श. ६,७, २,१६ ^३ ; तै. २, ४,७,९; -यत्ताम् शांआ. १२,२; तै. २, ४,१, १ ^३ ; ५,२,४.
शता(तडअ-)नीक-कः ऐ. ८,२१; श. १३, ५,४, १९; २१; २२ ^२ ; -कम् ऐ. ८,२१. शतानीकि-किः जै. १३३.	शते(तडइ-)न्द्रिय-यः ऐ. २,१७; ४,१९;दि,२; शां. १८,१०;२५,७; श. १२,७,२,१३; १३, १,१,४; ५,६;२,५,३;४,१, १५; २,१०; तै. १,३,७,८;७,६,२; ८,२;१०, ६;८,२,२;६,५ ^३ ;९,१; ३,८,२०, ३;५,४;९,१४,४; १२, ५,८; जै. १३२ ^३ ;१६५.	√शद्(→शीय्)शीयते तै. ३,१२, ७,२;३; शीयन्ते श. १३,२,६,८; तै. ३,९,४,४;अशीयन्त श. ७,४, २,११;शीयताम् तै. ३,७,१४,५ ^३ . शातयाच्चक्रै जै. २०५.
शता(तडअ-)नुचर-रः सा. २, ८,५ ^३ .	शते(तडइ-)पुधि-धिः श. ९, १, १,६ ^३ .	शद्-दः जै. १२९ ^३ .
शता(तडअ-)पाष्ट(→)ष्टा-ष्टा तै. ३,७,१३,४; तैआ. ४,२०,३.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शनैस्(ः) श. ७,१,२,१८; ११,४,२, ६ ^३ ;८ ^३ ;५,५,९; १०; तां. ७, ९, ११; जै. २०८ ^३ ; सं. १.
शता(तडआ-)यु-युम् ऐ. ६, ३३; श. ७,५,२,१७.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शनैस्तराम् ऐ. ३,७ ^३ ;४५ ^३ .
शतायु-त्ता-त्तया, -ता श. १०, २,६, ७; -तायाम् श. १०, २, ६,१२;१३;१५.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	√शप्, शपति श. १४, ९, ४, ११; शपामि तैआ. ४,३८,१ ^३ ;शपामहे श. ३,८,५,१०;१२,९,२,४; तै. २, ६, ६, २; शशाप जै. १५१; शपाव तै. ३,७,६,२३ ^३ ; तैआ. २, ५,२ ^३ ; अशपन् तां. ६,५,१२.
शता(तडआ-)युस्-युः ऐ. २,१७; ४,१९;६,२; शां. ११,७;१८,१०; २५,७; शांआ. १२,५; श. ४,३,३, ४,३;५,४,१,१३;५,४,२७;७,२, ४,२६;५,२,१७; १२, ७,२, १३; ९,१,४; १३, १,१,४;५,६;२,१, ६;५, ३;६,८; ४,१,१५; २,१०; तै. १,३,७, ८;७, ६,२;६,४; ८, २;१०,६;८,२,२;६,५ ^३ ; ९,१;२, ४,५,१;३,८,२०,३;५,४;१५,३; १६,२;९, १४,४; १२,५,८; तां. ५,६,१३; २५,८,३; जै. १३२ ^३ ; १६५; -युपम् शां. ३०,५;श. ७, ५,२,१७; जै. १२३; गो. २, ६, १३; -युपा तै. २,६,३,३;४.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शपत्-पतः तै. ३,७,६,२३; तैआ. २,५,२.
शतायुपी-म् मं. १,१,६.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शपथ-थम् तै. ३,१०,८,१; -थेन तैआ. ४,३८,१.
शता(तडआ-)युध-धायमं. २,१,९.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शपन्-तर-राः श. ९,३,१,२४.
शतारिग्रा(तडअरिग्रा)-म् मं. २, ५,१४.	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शप्त-प्तम् तै. ३,१२,५,१; -प्ताः शां. ३०,५.
	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शफ-फाः ऐ. २,११; ४,१७; ऐआ. २,१,४; श. ६,२, २,१५; ७,२, ६; -फान् ऐ. ४, १७; -फेन श. ३, ३,३, ३; -फेभ्यः जै. १५०; -फैः श. ४,२,४,१७; १२,८,३, १३; -फौ ऐ. १,२२ ^३ ; श. १४,२, १,१६; जैआ. २,१९,१०; गो. २, २,६.
	शतो(तडउ-)कथ्य-कथ्येन श. ११, ५,५,२;४.	शफ-ग्रह-हाः श. १२, ८,३,१३.

शफ-शस्(ः) तां. ३, ८, २; ११, १, ८;
१२, ५, ४; २३, २४, १; २४,
८, २.

शफो(-फड-)-पयम- -मान् तैआ.
५, ७, ५; ९, ३.

शवर- -राः ऐ. ७, १८.

शबल- -लः शां. २, ९; तै. १, ७, ३, ६;
जै. २; -लम् जै. २; -लौ तैआ.
६, ३, १.

शबली- -लि तां. २१, ३, ७;
-लिड-लि तां. २१, ३, ५; -ली
तां. २१, १, ५; ३, १; जै. १४९.

शबली-होम- -म् तां. २१, ३, ५.

शबलो(-लड-)-दर- -म् तैआ. १,
२८, १; मं. २, ५, ६.

शब्द- -ब्दः शांआ. ५, ५; ६, २; ८, ७;

श. १४, ४, ३, १०; ५, १, ११, ४,
७-९; ७, ३, ८-१०; गो. १, १, २६;
-ब्दम् शांआ. ५, २; ७; ८; तैआ.
१, १२, ५; -ब्दस्य शांआ. ६, ६;

-ब्दाः शांआ. ५, ४; ७, २३; -ब्दान्
ऐआ. ५, १, ५; शांआ. ३, ७; ५,
४; ६; श. १४, ५, ४, ७-९; ६, २, ६;

७, २, २३; ३, ८-१०; जैड. ४, ११,
५, ६; गो. १, १, १६; -ब्दालाम्
श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -ब्दे

शांआ. ६, २; १४; -ब्देन श. १४,
६, २, ६; -ब्देः शांआ. ५, ३; ६,
२०.

शब्द-व(त्-→)ती- -ती ऐआ. ३,
२, ५.

शब्द-श्रवण- -म् गो. १, १, २१.

शब्द-स्पर्श-रूप-रस-गन्ध- -न्धाः
तैआ. १०, ५५, १.

√शम्, शाम्यति श १, २, ५, २६; घ.
५, १०; सा. २, ३, १; २; ३, ४, ११;
५, ४; शाम्यतः तैआ. १, ३, ४;
शाम्यन्ति श. १४, २, २, २८; तैआ.

२, २, १; शशम् तै. ३, ६, १०, ४;

शमीष् श. १, ४, १०; का.
२, १, ३, १४; शुमिष् तै. ३, २,
५, ८; शमीध्वम् ऐ. २, ७; तै. ३,
६, ६, ४; शमीध्वम् तै. ३, ६, ६,
४; अशाम्यत् गो. १, २, २१;

अशाम्यन् श. ८, ४, ३, १९; शाम्येत
गो. १, २, १८; शाम्यम् गो. १, २,
१८; अशामत् श. १, ७, ४, ७; ८;
अशामिष्ठाः श. ४, ४, ४, १२.

शाम्यते श. १, ७, ४, १७; शम्-
यति ऐ. १, १३; २९; ८, २४; शां.
३, ३; ५; ७; ६, १४; १९, ४; श.
५, ४, ४, १२; ६, ३, १, ३९; ४, ४,
४; ७, ३, १५; ७, १, १, ३८; ९, १,
२, २; ३०; १४, ३, १, २५; शाम्यति

श. १, २, २, ११; ४, १६; ७, ४, ९;
९, ३, २; ३; ४; २, २, १, ३; ४; ३,
१, २, ६; ३, १, ७; ५, १, ३५; ६, १,
१९; ४, १३; ९, ४, १८; ५, २, ३, ३;
३, १, १३; ६, ४, ४, १६; ७, ३, १४;
१६; ८, १, १०; ७, ४, १, २७; ३१;

९, १, १, २; ७; २०; २, १; २; २०;
२२; २, ३, ३७; ११, २, ३, ९; १२,
४, १, ५; ८; १४, २, १, १८; ३, १,
२५; का. १, २, १, २; २, २, १, ८;
२, ९; तै. १, ६, १, २; १०, ४; ७,
८, ६; ३, ९, ७; तैआ. ५, ९, ६;
तां. ७, ९, ४; १७, ७, ४; जै. १२२:

गो. १, २, ९; १८; २, ६, १६; शम-
यतः श. ३, ८, २, ८; १०; शम-
यन्ते श. २, ६, २, १८; ३, ८, २,
३०; ४, ४, ३, १३; शमयन्ति ऐ.
६, २१; श. ५, ३, ४, १६; का. २,
२, २, ९; तै. १, २, ५, ३; तां. ४,
६, ९; ८, ७, ८; गो. २, ६, ३; शम-
यामि मं. १, ३, १-५; शमयामः

श. ९, १, २, २५; २६; शमयामसि
तैआ. ६, ४, १; शमयाञ्कार शां.
३, ८; ६, १४; गो. २, १, २; ३;

शमयिष्यसि गो. १, २, १८; शम-
यतु तैआ. ४, ४२, ५; शमय तैआ.
६, ९, २; शमयत श. ९, १, १, ७;
शमयै तां. ५, ३, ११; शमयाम
श. ९, १, १, २; अशमयत् श. २,
५, २, १०; का. १, ५, १, ९; तै. १,
१, ३, ११; ३, ४, ४; तां. २१, १४,
५; गो. १, २, २०; अशमयताम्
तै. २, ७, ११, १; अशमयन्त तां.
१५, ९, ९; अशमयन् श. ८, ५,
२, ३; ९, १, १, २; ७; २, ३, ३७;
अशमयन् श. १, ७, ३, २०; ६, ७,
३, १४; ९, १, १, २; ७; २, १; २०;
२, ३, ३७; शमयत का. २, २, ३,
२३; अशीशमम् मं. १, ३, ६.

शम- -मः तैआ. ७, ९, १; १०, ८,
१; ६२, १; ६३, १; जैड. ४, ११,
४, ३; ५, १५; -मस्य तै. २, ८, ४,
३; -मे तैआ. १०, ६२, १; ६३, १;
-मेन तैआ. १०, ६३, १.

शम-नीच-मेद- -दाः तां. १७,
४, ३; -द्वानाम् तां. १७, ४, १६.
शमयत् -यताऽइव ऐ. ३, ३६;
-यन्तः शां २९, ४.

शमयमान- -नः ऐआ. ५, ३, ३.
शमयितु- -त्ता शां. ६, १४; तैआ.
१०, ६४, १; -तारः गो. १, ५, ११;
-तुः गो. १, ३, १८.

शमयित्री- -त्री शां. ६, १४; गो.
२, १, २.
शमयित्वा श. ९, १, २, १; १०;
१३; २०; तै. १, १, ६, ७; ३, ४,
४; तां. १५, ९, ९; जै. ७.

शमला- -लम् ऐ. २, १७; ४, ४;
तै. १, ३, २, ६; ७; ३, ३, ४; ६; ३,
८, ४, ३; तां. २, १७, ४; जै. १४०;
-लेन तै. १, ३, ३, ४; ६.
शमल-गृहीत- -तः ऐ. २, १७;
जै. १४०; -तम् जै. १४०.

† 'समयति' इति सम्/अयते रूपं सम्भाव्येत । § 'नीचा-' इति मुपा. ता. च ? । † टणा. १,
११७ द. ।

√शामाय,शामायन्तु॥ तैआ.७,४,२.
 शमित्-न्तम् श. ९, २, ३, ११.
 शमित्-न्तरि श. ३, ८, ३, ७; -न्ता
 ऐ. २, ७; शां. १०, ४; श. ३, ८,
 ३, ६, ९, २, ३, ११; तै. २, ६, १८,
 ४^३; ३, ६, ३, ४; १२, ९, ६; तां. २५,
 १८, ४; गो. १, ५, २४; -न्ताः
 (=०तः) श. ३, ८, ३, ४; १; -न्तारः
 ऐ. २, ६; ७; -न्तारः ऐ. २, ६;
 ७^३; शां. १०, ४; तै. ३, ६, ६, १;
 ४; -न्तारम् श. ३, ८, ३, ४; तै.
 २, ६, ७, ५; ११, ८; -न्तारौ तै. ३,
 ६, ६, ४; -न्तुः ऐ. ७, १; -न्तृभ्यः
 ऐ. २, ७^३.
 शमि(=मी)न्त्व-न्म् तै. १, १, ३, १२.
 शमी-०मि तैआ. ६, ९, २; -मी
 श. ९, २, ३, ३७; -मीम् श.
 ९, २, ३, ३७; ११, ५, १, १३; तै.
 १, २, १, ७; ष. ५, २; -म्या श. ९,
 २, ३, ३७^३; तै. १, १, ३, ११; -म्यै
 तै. १, १, ३, १२; -म्योः श. ४, ४,
 ३, ३; २, ५, १, २०; ११, २, ३, ९.
 शमी-नाभ-न्-भः तै. १, २, १, ८;
 -भम् श. २, १, ४, ५; का. १, १,
 ४, ४; तै. १, २, १, ८; -भाँव तै.
 १, १, ९, १; २, १, १६.
 शमी-धान्य-न्-म् श. १, १, १, १०;
 का. २, १, १, ८.
 शमी-पर्ण-न्-र्णानि तै. १, ६, ४, ५^३.
 शमी-पलाश-न्-शानि, -शैः श.
 २, ५, २, १२; का. १, ५, १, १०.
 शमीपलाश-श्रीपर्णी-न्-र्णानाम्
 सा. ३, ३, ५.
 शमी-सुय-न्-यः तै. १, १, ३, १२;
 -यम् श. १३, ८, ४, १.
 शमीमयी-न्-म् श. ९, २, ३, ३७;
 ११, ५, १, १५.
 शुम्या-न्-म्यया श. १, २, १,

१७; ३, ५, १, २४; का. २, १, ४,
 १६; तै. ३, ७, १, ३; -म्या श.
 १, २, १, १७; का. २, १, ४,
 १६; तां. १५, ७, ६; २५, १३,
 २; ४; -म्याः तां. ११, १, ६^३;
 -म्याम् श. १, १, १, २२; २, १, १६;
 ३, ५, १, २६-३०; ५, २, ३, २;
 १२, ५, २, ७; का. २, १, २, १;
 ४, १५; तां. २^५, १०, ४; -म्यायाः
 तै. १, ६, १, १; -म्ये श. ३, ३, ४,
 २५; तां. ६, ५, २१; आ. १, ४४७;
 जैआ. १, १६८^३; ४४७.
 शम्या-पराव्याध-न्-धेऽधे श. ५,
 ५, २, २^३.
 शम्या-परास-न्-सम्, -साः जै.
 १५६.
 शम्या-परासिन्-न्-सिना जै. १५६.
 शम्या-प्रास-न्-सः प. २, १०.
 शम्या-मात्र-न्-म् तै. ३, २, ६, २^३.
 शम्य-न्-म्याय सा. १, २, ५.
 शशमत्-, शशमान-, शान्त-,
 शान्ति- अद्र.
 शुम् ऐ. ३, ३४; ७, ३३; ८, २०; ऐआ.
 ५, २, २; शां. २^५, ५^३; श. १, ९,
 १, २८^३; २, ५, २, १२^३; ३, १, २,
 ६^३; ८, २, १०; ११; ४, ४, ५, २१^३;
 ५, १, ५, २२; ११, ४, ३, १९; १३,
 ८, १, १०; ३, ३^३; ५^३; ४, १; १४, २,
 २, १८; का. १, ५, १, १०^३; तै. १,
 १, ३, ७; २, १, १^३; २, ४, ८, ७; १,
 ६, २^३; ८, ५^३; ६, १६, १^३; ८, २, ५,
 ४, ६; ६, ३^३; ४^३; ७, ३^३; ८; ३, १, १,
 ३^३; २, ३; ४; ५, ११, १^३; ७, ८, २^३;
 १०, ५^३; १३, ३; १०, ५, १; तैआ.
 १, ९, ७^३; २, ६, २; ४, ९, २; ११, ४;
 ४२, १^३; ४; ५, ८, १; ६, ४, १^३; ६,
 २; ७, ३^३; ९, २^३; ७, १, १^३; ८, १;
 १२, १^३; तां. १, ६, १३; ६, ९, ६; ७;

८^३; ९; जै. १२२; मं. १, २, १७^३;
 १८^३; २, १, १३; ६, १^३; सा. १, ८,
 ३; ५; २, ३, १; गो. १, १, ११;
 २१; २९; २, २, १४; ३, ६; शम्ऽइव
 श. २, ६, २, १२; का. १, ६, २, ७.
 शंयु-न्-यः तैआ. १, ९, ७.
 शंयु-न्-युः शां. ३, ८; श. १, ९,
 १, २४; २५^३; २६; -युम् तै. ३,
 ३, ८, ११; गो. १, २, १८^३.
 शंयु-घायस्-न्-याः तैआ. ४, ११,
 ३; ५, ९, ६.
 शंयव(युऽआ)-न्त,न्ता-न्तः श.
 ९, ५, १, २०; ११, २, ७, २५;
 -न्तम् ऐ. ३, ४५^३; शां. ७, ७^३;
 ९^३; श. ३, २, ३, २३; -न्ता शां.
 ८, २; -न्ते तै. १, ५, ९, ३.
 शं-योस्(ः) श. १, ९, १, २४; २५^३;
 २६; २, १८; २, ५, २, ४४; ६, १,
 ४७; का. १, ५, १, ३७; ६, १, ३०;
 तै. ३, ३, ८, ११; ५, ११, १; तैआ.
 १, ५, २; ४, ४२, ४; १०, १, १६.
 शंयोर्वाक्-न्-कः श. ११, २, १, ५;
 ६, ९; १०; ७, २९^३; -कम् शां. ३,
 ८^३; ९; -कस्य शां. ५, २.
 शं-वत्-न्-वति श. १३, ८, १, १०.
 श(शुऽम्ऽङ्क)-ङ्कत्-न्-तः तैआ १, ११, २
 शङ्ग(म्ऽग)-न्-ङ्गः, -ङ्गाय जैड. ३,
 ७, ३, २.
 शङ्ग्य-न्-यः तै. ३, ११, २, १; -ये
 तै. ३, ५, १०, १.
 शङ्ग्वी(←म्ऽगो)-न्-वी श. १, ९, १, ५
 शु(म्ऽन)-न्तम,मा-न्-मम् श. ७, ४,
 २, ८; ३, १, १०; ७, ३, १९; तैआ.
 १०, १७, १; -मा शांआ. ७, १; तै.
 २, ५, ६, ४; तैआ. १, २, १, ३; ४, ४, २,
 १; -माः तैआ. १, १, ३; ३, १, ६;
 ३, २, ३; -मेन श. ७, ४, २, ८; ८,
 ३, १, १०; ७, ३, १९; -मेभिः तै.

॥ सायणादिभिटीकाकारैः सर्वथोज्झितमेवैतच्छब्दव्याख्यानम् । प्रकरणमनुसृत्य 'शम्' इति क्रियाविशेषण-
 ल्खमप्यस्य सम्भाव्यते परमेतत्पूर्वपातिनि 'दमायन्तु' इति पदे '√दमाय' इति प्रकल्पयन् Miv. साधुरिव प्रतीयत
 अत एवात्र नामधानुप्रकल्पनम् । § 'सामनि' इति भा.सुपा. अद्र. । ¶ पा.५, २, १३८द्र. । † याम्(ः) इत्यत्र टि. द्र. ।

—राणि ऐ. ७, २; ऐआ. २, १, ८^२;
शां. ७, ४; २७, ४; शा. १३, ८, ३,
३^२; तैआ. १, २७, २; ६, ६, १, ३;
७, ३; जैउ. १, ४, १, ५; ६; ३, १,
४, ६; ६, २, २; ७, १, १०; २, १;
—रात् ऐआ. २, १, ४; शांआ. ४,
१४^२; ५, ३; ११, १; शा. ११, २, ६,
१३; ६, ३, ७; १२, ७, ३, १६; १४,
३, १, १०; ६, ९, ५; ११, ४; जैउ. ३,
६, ६, ४; मं. २, १, १४; गो. १, १,
३९^२; —रे शांआ. ५, २, ४; ६, २;
१६; ११, १, ५; ६; १२, ८; शा. १०,
६, ५, ६; १४, ५, १, २०; तै. ३, १०,
८, ७; तैआ. ८, ५, १; ९, ७, १; प.
५, ४; गो. १, २, २, २; ३, १६; —रेण
शां. ७, १; शांआ. ३, ७; ५, ६; शा.
३, ५, २, १५; ९, ४, २; १०, ४, ३,
९^२; १२, ७, ३, १६; तैआ. ६, १, २;
जैउ. ३, ७, १, १०; —रेभ्यः शा.
१३, ८, २, ५^२; —रैः ऐ. २, २; ७,
२; ऐआ. २, ३, ५^२; शा. ११, ७, २,
६; तैआ. ३, ४, १; ६, १, ४; ७, ३;
९, २.
शरीर-त्व- -म् ऐआ. २, १, ४.
शरीर-देश- -शेभ्यः शा. १४, ७,
२, ३.
शरीर-भेद- -दात् ऐआ. २, ५, १.
शरीर-पुरुष- -पः ऐआ. ३, २, ३^२;
शांआ. ८, ३^२.
शरीर-वत्(मतुप्)- -वत् तै.
३, ८, १५, २; जैउ. ३, ७, १, १०;
—चन्तः जैउ. ३, १, ३, १४; १५.
शरीर-होम- -मान् तै. ३, ८, १८, ४.
शुरू-मत्- -मान् तैआ. १०, १, ९।
शर्करा- -रः जै. १९४^२; —रम् तां.
१४, ५, १५.
शर्करा- -रा शा. ६, १, ३, ५^२;
५, १, ६; —राः शा. २, १, १, ८; ११;
८, ७, ४, १^२; १३, ८, ४, ११; का.
१, १, १, ६; तै. १, १, ३, ७; २, १,

४, ३, १२, ५, ११; ६, २; प. १, ७^२;
—राणाम् तै. १, १, ३, ७; —राभिः
शा. २, १, १, ११; का. १, १, १, ७;
तै. १, १, ३, ७; तैआ. ५, २, १३;
—राम् शा. ६, १, १, १३; ३, ५;
—रायाः शा. ६, १, ३, ५; —रे शा.
८, ७, ३, २०.
शर्कर-त्व- -म् तै. १, १, ३, ७.
शर्ध(√श्रध्)- -र्धाय ऐ. ४, ३, २; शां.
१९, ९; २०, ३; २२, १; २.
शर्धमान- -नः तै. २, ६, ८, १.
शर्धस्- -र्धः ऐ. ५, १९; तै. ३, ११,
२, १.
शर्मन्(√श्रि)- -र्मं ऐ. २, ४०; ८,
११^२; २७^२; ऐआ. ५, १, १; शा. १, १,
४, ४^२; २, १, १४; ३, २, १, ८^२; १७^२;
६, ४, १, १०^२; ३, ६^२; ९, ४, १, १६;
१२, ८, ३, ११; का. २, १, ३, ९^२; ४,
१२; तै. १, ७, ८, २; २, ४, २, ८; ४,
६; ७, ९; ५, ८, ४; ७, ७, ५; ८, ३, ८;
४, १, ५; ५, ६; ६, ५; ७, ७, १०; ३,
५, १२, १; तैआ. १, ४, ३; २, ५, १;
४, १, १^२; ११, ४; ६, ७, ३^२; १०, १,
१०^२; तां. ७, ५, २; मं. १, ५, १२;
८, ४; २, २, ७; ८, ३; ४; गो. १, १,
२८; २, ६, १४; —र्मणा तै. ३, ७,
६, ११; —र्मणि शा. ६, ४, ४, २१;
—र्मन् ऐ. ५, १५; ६, २, २; शा. ४, ३,
३, १३; तै. २, ४, १, ३; ६, १; ८,
९, ३; तैआ. २, ५, २; जै. २१२;
गो. २, ६, ४; —र्मणि ऐ. २, ४०;
४१^२.
शर्म-वत्(मतुप्)- -वत् ऐ. २, ४०.
शु(र्ये→)र्यो(←शर)- -र्याम् ऐ. ४, २०;
—र्याभिः शा. ४, २, १, १२. =शलय-
शर्य-हन्- -हा ऐ. १, २, ५.
शर्यणा-वत्- -वति तै. १, ५, ८, १.
शर्यात- -तः शा. ४, १, ५, २; ५, ४; ७;
जै. १८६^२; जैउ. २, ३, १, १; —तम्
जै. १८६; जैउ. २, ३, २, ५; —तस्य

जैउ. २, ३, २, ३.
शर्व- -र्वं तैआ. १०, ४५, १; —र्वः
शां. ६, ३^२; शा. १, ७, ३, ८; जैउ.
४, ७, २, १०; —र्वम् तैआ. ३, २, १,
१; —र्वस्य आ. २, ७, १; —र्वाणि
आ. १, १७.
शर्व-दत्त- -त्तः —त्तात् वं १.
शर्वर- -राणि गो. २, ५, १^२.
शर्वरी- -रीषु तां. ९, २, १०;
—र्याः ऐ. ४, ५; गो. २, ५, १^२.
शल- -ला ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३.
=शर- गद्र.
शलली- -ली शा. २, ६, ४, ५^२; ६; ७;
का. १, ६, ४, ६^२—८^२; —ल्या तै. १,
५, ६, ६.
शलाका- -क्या जै. १६८; —काभिः
गो. २, २, १६; —के सा. ३, ४, ६.
शल्य- -ल्यः ऐ. १, २, ५^२; ३, २६; शा.
१, ७, ४, १०; —ल्यम् शा. १, ७, ४,
४; ३, ४, ४, १४; —ल्यात् शा. २,
६, २, १; —ल्यान् शा. ३, ६, २,
१६^२; का. १, ६, २, १; ८. =शर्य- गद्र.
शल्यक- -कः ऐ. ३, २६; —काः
जै. १५०.
शलक- -लकैः तै. १, १, ९, ९; २, १,
१५.
शलमलि- -लिः शा. १३, २, ७, ४^२;
—लिनाम् तां. ९, ४, १०; —लिम्
मं. १, ३, ११; —लौ शा. १३, २, ७, ४.
शुव(√श्रि)- -वः शा. १३, ८, १, १;
—वम् शा. १, ८, ३, १८^२; —वाः वं.
२; —वात् सा. २, ६, १४; ३, ६, १२.
शव-द्वह- -द्वायैऽद्वश. १२, ५,
१, १-३; २, २.
शव-नभ्य- -भ्ये प. ३, ८.
शवा(-वड-)-मि- -मिना ऐ. ७, ७.
शवा(-वड-)-न्त- -न्तम् शा. १३, ८,
१, १^२.
शवो(-वड-)-द्वह- -म् शा. १२,
५, २, १४.

श्वस्-वः ऐआ. ५, २, १; श. ९, ४, ४, ३; तै. २, ८, ६, ३; -वसः ऐ. ४, ११; ६, १२; वं. २; -वसा ऐ. ४, २०; ५, १६; ७, ३३; ऐआ. १, ३, ४; शां. २, १, २; २६, ८; शांआ. २, १; श. ९, ४, ४, ३; तै. २, ४, ५, २; ७, १३, ५; १५, ३, ८, ५, २; -वसे ऐआ. ५, २, ५; श. ९, ५, २, ४; तै. २, ५, ६, १; -वासि तै. २, ५, ८, ९.

शुविष्ठ(-वस्विन्+इष्टन्)- -ष्ठ ऐआ. ४, १, १; श. ३, ९, ४, २४; तां. ८, १, ५; -ष्ठः ऐआ. ४, १, १; -ष्ठम् ऐआ. ५, २, २; -ष्टा श. ४, ५, ७, ७; तै. २, ८, ४, ५; ६; प. १. ५; -ष्ठः श. ५, ३, ४, १७.

शुश(√शश्)- -शः श. ११, १, ५, ३; जै. ७; १६४; -शम् जै. १६४; -शस्य आ. २, १५, ३; जैआ. २, २, ५.

शशक- -काः प. ५, ८.

शशामत्(√शम्)- -मत् तै. ३, ६, २, २. शशामान्- -नः तै. २, ६, १२, ४; -नाय तै. २, ८, ५, ६.

शशान्(√शी)- -यः ऐ. १, २२; श. १४, २, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४, ८, २; ५, ७, ३.

शश्वत्- -श्वत् ऐ. १, १७; २८; २, २१; २२; २८; २९; ३, ४, ८; ४, ७; ६, २४; २६; ७, १३; १६; २६; ८, २६; ऐआ. ३, १, ६; श. १, २, ३, २; ६, १, ३; ३, १०; ८, १, ४; २, २, १, २; ४, ८; ३, १, ५; ४, २, ५; ३, ३, ४, १९; ४, १, ४, ९; २, १, २८; ५, ४, ३, २; ५, १; १२, ८, ३, ७; का. १, २, १, १; ३, १, २; ३, ५; २, २, १, १६; तै. २, ४, ३, १३; ८, ६, २; ३, १२, ९, १; ३; जै. ८८; १०३; १२५; १३०; १३८; १३९; १४७; १५१; १९०; जैठ. १, १७,

२, ३; ३, १, ३, ४; गो. १, २, ८; २, ३, ७; -श्वतः ऐ. ५, २१; -श्वता श. १२, ७, ३, ११; तै. १, ८, ५, ५; २, ६, १, २; -श्वद्भिः ऐआ. ५, २, १; -श्वन्तः शां. २, ५, १५; -श्वन्ता ऐआ. २, १, ८.

शश्वती- -तीः श. ३, ९, ३, २२; १४, ८, १२, १; तै. २, ५, ५, २; ६, ५; तां. ४, ७, ६; -तीनाम् तै. २, ५, ५, २; ३, ६, १०, ३; -तीभ्यः तै. ३, ३, ११, ४.

शश्वत्तम्(-त्+तम्)- -म् ऐ. ५, १३; श. ७, १, १, २७.

शुष्प(√शस्) - -ष्पाणि ऐ. ८, ५, ८; श. १२, ७, २, ९; १०; १२; ८, २, ७; ८; ९, १, २; तै. १, ७, ६, ५; ८, ५, ३; -ष्पैः तै. २, ६, ४, १; ११, १; १०.

शसन- -म् श. १३, ५, १, १७; १८.

शशस्त्र- -म् श. ३, ६, ४, ४. २शस्त्र-शस्त- -द्र.

शस्त्र-भय- -म् सा. २, ३, ४.

शस्तु, स्ता(√शंसु)- -स्तः श. १०, ३, १, ९; -स्तम् ऐ. ५, २८; ६, १३; ऐआ. ५, ३, ३; शांआ. १, १; श. ११, ५, ५, १०; -स्तया शां १७, ३; २५, ७; ८; शांआ. २, १६; -स्ता शां. १८, २; २४, ६; ७; ८; शांआ. २, ११; -स्ताः गो. २, ६, १२; -स्तानि श. ४, ४, ३, ११; गो. २, ६, ११; -स्ते ऐ. २, ३१.

शस्तो(-स्तउ-)-क्य- -क्यस्य श. ४, ४, ३, ११; तां. १, ६, ४, ९; -क्याः ऐ. ३, १.

शशस्त्र- -स्त्रम् ऐ. २, ३७; ३, ४; ४४; ६, २४; २६; ३०; ऐआ. ५, १, १; शां. १६, ३; १७, १; ६; ७; १८, ५; १९, ८; १०; २३, १; २६, ५; ८; ११; १५; २७, ४; शांआ. १,

२; ८; २, १७; श. ४, ३, २, ३; ५, ४, ८; ९, १, ३, ४; ४, २; २, २, २०; ३, ५, २; ८, १, ३, ४; १३, ५, १, २; ३, १०; तां. ६, ३, ५; ९, १५; प. १, ४; गो. २, ४, १०; १८; ५, ३; ४; ६, ९; -स्त्रस्य ऐ. २, ३८; शां. १६, ८; १८, २; श. ५, २, २, १९; २१; ४, ४, २५; -स्त्राणाम् ऐ. ४, १; ऐआ. १, २, १; -स्त्राणि ऐ. ३, ४१; ४, १२; शां. १६, ११; २४, ९; २८, १०; २९, ८; ३०, १०;

श. ४, २, ४, २०; २१; १२, २, २, ४; १२; तैआ. ७, ८, १; तां. ४, २, ९; १२; ६, ३, ४; ९, ९, १५; जै. ६३; गो. १, २, १६; ४, २०; ५, १०; २३; २, ४, १९; -स्त्रे शां. १६, ३; ७; ८; २६, ३; श. ४, १, १, ७; ७; -स्त्रेण ऐ. ३, १७; ४४; शां. २२, १; २३, ५; २५, १०; शांआ. १, ६; श. ४, ३, २, ३; -स्त्रेषु शांआ. ४, ६. १शस्त्र-शसन- -द्र.

शश्व-तसः(ः) शां. २७, ३.

शश्व-वत्(मत्तुप्)- -वत् गो. २, २, ६.

शश्वती- -ती शांआ. ८, ९.

शश्व-वत्(मत्तुप्)- -वत् गो. २, २, ६.

शश्वती- -ती शांआ. ८, ९.

शश्व-वत्(मत्तुप्)- -वत् गो. २, २, ६.

शश्वती- -ती शांआ. ८, ९.

शश्व-वत्(मत्तुप्)- -वत् गो. २, २, ६.

शश्वती- -ती शांआ. ८, ९.

शश्व-वत्(मत्तुप्)- -वत् गो. २, २, ६.

९, १, ३८; ४, १३; १७; गो. १, २, २३; -स्यया श. १४, ६, १, ९; -स्या शां. २६, ९; श. १४, ६, १, ९; १२; -स्यानि ऐ. ६, १९.
 शस्यमान,ना- नम् श. ११, ५, ५, ९; तैआ. १०, १०, २; गो. २, ४, ३; -नाम् ऐ. ३, १८; -ने ऐ. ५, २; ६, ३०; शां. २०, ३; श. ४, २, ४, ७; जैठ. ३, ४, २, ३; गो. २, ६, ९.
 शाकदास- सः, -सात् वं. २.
 शाकपूत(←शकपूत)- तम् आ. जैआ. १, ३५३; -ते आ. १, ३६५; जैआ. १, ३६३.
 शाकल(←शकल)- लम् तां. १३, ३, ९; आ. १, १२६; जैआ. १, १२५; -लस्य ऐ. ३, ४३; जै. ९२; -लाः श. १४, २, २, ३१; ५१; -लान् शां. १८, ७; श. १४, २, २, ४३; ३, १, २; गो. २, ४, ६; -लेन तां. १३, ३, १०; -लैः श. १४, २, २, ३१.
 शाकल्य- ंल्य श. ११, ६, ३, ३; -ंल्य श. १४, ६, ९, ११-१९; -ल्यः ऐआ. ३, २, ६; शांआ. ७, १७; ८, १; ११; श. ११, ६, ३, ३; १४, ६, ९, १; २०; २८; १०, १७; -ल्यस्य ऐआ. ३, १, २; शांआ. ७, ३; ४.
 शाकायनिन्- निनः श. १०, ४, ५, १.
 शाक्त(←शक्ति)- क्तानि जैआ. १, १५६; २६९.
 शाक्त्यु- क्त्यः ऐ. ३, १९; श. १२, ८, ३, ७; तां. ११, ५, १४; १२, १३, १०; २५, ७, २; जै. ५६; ७६; १७०; १९७; -क्त्याः जै. ५६; १७०; १९७; -क्त्यानाम् तां. २५, ७, १; ४.
 शाक्त्यु-सामन्- म आ. १, १५६; -मनी आ. १, १४३; १५६; -मानि

आ. १, १५६.
 शाक्त्(←शक्त्)- -ंर तै. ३, ७, ७, ३; -रः श. ३, ४, २, ५; ११; तै. २, १, ५, ११; ३, ७, ६, १०; तैआ. २, १९, १; तां. १३, ५, १७; आ. २, ४, ६; जैआ. २, १४, ४; -रम् ऐ. ४, १३; २८; ५, ६; १६; शां. २३, ३; २५, ११; तै. १, २, २, ३; जै. ३७; -रस्य श. ३, ४, २, ५; जै. ३७; -राः जै. १७९; -राय श. ३, ४, २, ११; गो. २, २, ३; -रै जै. १८०; -रेण ऐ. ५, ७; ८, १२; १७.
 शाक्त्वर-रैवत्- ताभ्याम् श. ८, ६, १, ९; -ते ऐ. ८, १२; १७; शांआ. ३, ५; श. ५, ४, १, ७; ८, १, २, ८; ६, १, ९; जै. ११७.
 शाक्त्वरवर्ण- म् आ. १, १६०; २, ६, ९; जैआ. १, १६, ८.
 शाखा- खया ऐ. ८, १३; १८; ऐआ. ५, १, ४; श. १, ७, १, ३; ४; २, ५, ३, ४; तै. ३, २, १, २; -खा श. ५, ३, २, ५; -खाः शांआ. ९, ७; श. १४, ९, ३, १५-२०; तैआ. ६, ३, २; जै. २९; सं. २, ६, ९; गो. १, १, ३९; २, ९; -खाभिः ऐ. २, १, ऐआ. ५, १, ३; -खाम् ऐ. ४, २१; श. १, ७, १, ८; ५, ४, ३, २५; २६; २, ३, ३, ६; तां. ३, ६, २; १८, १०, १०; -खायाः तां. ३, ६, २; १८, १०, १०; -खायाम् तैआ. ५, १०, ५; -खायै श. १, ३, २, ५.
 शाङ्खायन- नः, -नात् शांआ. १५, १.
 शाच्चि- ची३र्ना श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ८.
 शाङ्गाय(न→)नी(←शाङ्ग्य)- नी जैठ. ४, ९, २, २.
 शाङ्गायनि- न्ये जैठ. ३, ७, ३, २; ४, ९, १, १; -निः श. ८, १, ४, ९; १०, ४, ५, २; जै. १०३; १११; १६५; जैठ. १, १, ६, २; ९, ३, १, २,

१, २, ८; २, २, ३; ३, ३, १०; ३, ३, ३, ६; ५, ९, ५; ७, ३, २; ४, ९, १, १.
 शाण(←शण)- णः श. ६, ७, १, ७.
 शाणी- णी श. ३, २, १, ११.
 शाण्डिल- ले श. ९, १, १, ४३; ३, ३, १८; ५, १, ६१; ६८.
 शाण्डिलयन- नात् वं. १.
 शाण्डिली-पुत्र- ञः, -त्रात् श. १४, ९, ४, ३२.
 शाण्डिल्य- ल्यः श. ७, ५, २, ४३; ९, ४, ४, १७; ५, २, १५; १०, १, ४, १०; ११; ४, १, १; ६, ३, २; ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; जै. १३८; जैठ. ४, ९, २, १; -ल्यात् श. १०, ६, ५, ९; १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; -ल्याय जैठ. ४, ९, २, १.
 शाण्डिल्य-पुत्र- ञः आ. २, २३, १९.
 शाण्डिल्यायन- ंन श. ९, ५, १, ६४; -नः श. ९, ५, १, ६४; १०, ४, ५, ३; वं. १; २; -नात् वं. २.
 शातपर्ण्य(←शत-पर्ण)- यः श. १०, ३, ३, १.
 शातानीकि(←शतानीक)- -किः^३ -किम् जै. १३३.
 शात्र- त्राणि आ. १, २६१.
 शाद्(√शद्)- म् श. १३, ३, ४, १.
 शान्त,न्ता(√शम्)- न्तः ऐ. १, १३; ३, ८; शांआ. १३, १; श. २, २, १, २; ३, १, २, ६; ३, ३, १०; ४, ३०; ६, ४, १३; ९, ४, १८; ६, ७, ३, १५; का. १, २, १, १; २, ४, ५; ६, २, ८; तै. ३, १०, १, ३; जै. १३; -न्तम् शां. ४, १४; श. १, ७, ४, ८; ९, १, २, ३०; तै. १, १, ८, २; ३, ३, २, ३; तैआ. ४, ४२, ५; १०, ८, १; -न्तम् इव तै. २, १, ३, २; -न्ता ऐ. ३, ३४; ४, ७; श. ३, ५, १, २४;

३ 'न्त्य' इति मुपा. स्वरः ऽि ि =य. २३, ८ । † सम्युद्धौ रूपमिति सा. । ‡ 'शाक्तानि' इति हस्त. जैआ. मुपा. च. ।

८,२,२९; का. २, २,३, २३; तै.
२, १,३,५; तैआ. ४,४२,५^१; -न्ताः
ऐ. ८,४; श. ३,२,२,२०; तैआ.
१०,६३,१; जै. २८; गो. १, १,
३;२, १९; ५, २४; २, ६, १६;
-न्ताःऽइव जै. १३; -न्तात् तां.
५,३,१२; -न्तात् तै. २,७,११,
१; -न्तानि ऐ. ६, २१^३; गो. २,
६,३^३; -न्ताम् गो. २, ६, १०^१†;
-न्तायाम् श. १४,७,१,६; -न्ते
ऐ. ८,१; श. १४, २,१, १८; ७,
१,५;६; गो. १,२,२१; ५, १०;
-न्तेन तां. ४,५,१८;६,११; -न्तैः
तां. २१,२,९.
शान्त-तनु- नवः, -नुः ऐ. ८,
२४.
शान्त-तम- -म् श. १,१,४,१२;
७,३,८; का. २,१,३,१६.
शान्त-देवर्ष्य†- -म् श. २,१,१,
२^४.
शान्त-योनि- -म् तै. १,२,१,८.
शान्ति- -न्तये का. १, ३,१,९^१;४,
३,१२;६,२,८; -न्तिः ऐ. ३,८;
५,२७; ७,३;५; ऐआ. १, १,३;
२,१;२, ५,३^३; शां. ३, ६^३; ७^३;
८^३;९^३;५,७^३;८^३; ६, १४^३;८,६^३;
७^३; १६,७^३;२७,२^३;२९,३^३;४^३;
श. १, २,२,११; ४,१६;७,४,९;
१७;९,३,२;४;२,६,२,१८;३,३,
१,७;६,१,१९;८, २,८;१०;३०;
४,४,३,१३^३; ९, १,२,२; २,१,
१९;४,४,१३; १२, ४,१, ५;८;
१४, ३, १, १४; २५; का. १,
३, १,९; ६,२,८; २, २, १, ८;
तै. १, १,८, २; ३, ३, १०, ४;
तैआ. ४,४२,५^१;६,१,१^३;७,१,
१^३; १२,१^३; ८,१,१^३; १०, ६३,
१; तां. ४, ५,१८;६,९;११; ५,
३,१२;८,७,८; ९,८,१३; आ.२,
७,१; जै. १, १४,१,४; ५, ३,

१; गो. २, १, २५^३; २६; ३,५;
-न्तिम् ऐ. ३,८;८,६;८; श. ३,
४,१, २४; तैआ. ४, ४२,५; श.
२, १,२,३०^३; १२,४,३,४;५;४,
४;५; ५, १,१;२; गो. १,१,३२^३;
२,३,५; -न्त्या ऐ १,१३;२९;श.
१,२,२,११;४,१६; ७,४,१७;९,
३,४; २,६,२,१८; ३,३,१,७;६,
१,१९;८,२,८; १०;३०;४,४,३,
१३;१२,४,१,५;८;का.२,२,१,८;
तैआ. ४, ४२, ५; १०, ६३, १;
-न्त्याम् ऐ. १, १६; ऐआ. १,१,
३;२,१;२; ५, ३^३; -न्त्यै ऐ. ३,
३४^३;३८; ५, २१;२७;६,१;७,३;
५^३;८,१;४; ऐआ. १,१, ३;२,१;
२; ५, ३^३; शां. ५, ९; १३, ६;
१४,२;१५,१^३;३;५;१६,१;४;९;
११; १८, ५;६^३; २८, ३;७;१०;
२९,१; २;८; ३०, १;१०; ११;
शांआ. १,४; श. २, ३,१, १६;
२,२,३,३७; तै. १, १,३,१;१२;
५,८^३;२,१,७;४,३,६;५,१;३;२,
१,३,५; २,६,३;७,११,१; ३,२,
८,५;९,१३;५,८;३,१०,४;तैआ.
५,२,५;१२;३,६; तां.२,४,२;३,
१,२;६,७,१०;१८;७,९,३; १२,
१०,१८; १५,१२,१;१६,१२,५;
२१,१४,६; गो. २,२,८.
शान्तिक- -कः जै. ४,३,१,२.
शान्ति-मत्- -मान् जै. १,१४,
२,११.
शान्ति-समृद्ध- -म् तैआ. ७,
६,२.
शान्तिकऽ- -काः ५, २.
शान्त्य(-न्तिऽअ-)-र्थ- -र्थः ५, ५,
१०^३.
शान्त्यु(-न्तिऽअ-)-दक- -म् गो. १,
१,१४;२,१८.
शाप(√शाप)- -पात्र् शांआ. १२,३;६.
शापयित्वा ऐ. ८,१५;१९.

शावु(त्य→)व्या(=शावल्या)- -म्
तै. ३,४,१५,१.
शावु(←शब्द)- -द्दः श. १४,५,५,
१०.
शामित्र(←शमित्)- -त्रे शां. १८,
१२^३.
शामूल-पर्ण- -र्णाभ्याम् जै. १,१२,
४,४.
शामूला(-लऽअ-)-जिन- -म् जै. १२५.
शाम्ब- -म्बः, -म्बात् वं. १.
शाम्बर(←शम्बर)- -रः तैआ. १,१०,
३; -रे ऐ. ३,२०; शां. १५,३.
शाम्बल्य(←शम्बु)- -व्यस्य गो. २,
६,१५.
शाम्मद्(←शम्मद्)- -द्मत् तां. १५,
५,१०; -दे आ. १,४८३.
शाम्यमान(√शाम्)- -नेषु गो. १,२,२१
शायन- -म् आ. १,७३.
शायस्थि- -स्थिः, -स्थेः वं. १^३.
शार-शीर्ष्णि- -ष्णिः तैआ. १, ६, १.
शारद्(←शरद्)- -द्भ्याम् ऐ.
४, २६; -दे श. १०, २, ५, १२;
-देन तै. २, ६, १९, २; -दौ श.
४, ३, १, १७; ८, ३, २, ६; ५, २,
१४; ६, १, १९; तैआ. ५, ६, ६.
शारदी- -दी श. ८, १, २, ५.
शारीर(←शरीर)- -रः श. १४, ५,
५, १; ६, ९, ११; ७, १, २१; ४१;
४२; २, १; तैआ. ८, ३, १; ४, १;
५, १; ६, १; -रम् श. १४, ७, १, १२.
शारीरी- -र्याम्, -र्यै ऐआ. १, ३, ४.
शारू-प्रवेत-सामन्- -मनी आ. १,
१२५.
शार्कर(←शार्कर)- -रम् तां. १४,
५, १४; १५; जै. १९४^३; -रे आ.
जैआ. १, ४००.
शार्कराक्ष- -क्षणांम् जै. ९५.
शार्कराक्ष्य- -क्ष्यः श. १०, ६, १, १;
वं. १^३; -क्ष्यम् श. १०, ६, १, ९;
-क्ष्याः ऐआ. २, १, ४; -क्ष्यात् वं. १^३.

शाङ्गि(←शृङ्ग)-ङ्गम् आ. १, ८७;
-ङ्गाणि आ.जैआ.१,५६४.
शाङ्गि(√शृङ्ग)-लः शांआ. ३, २;
श. ५, ३, ५, ३; ४, १, ११; ११, ८,
४, १; ४; तै. १, ७, ८, १; ८, ५, २;
जै. १५०, -लाः जै. १५०; -ले
तै. १, ७, ८, १.
शाङ्गि-चर्मन्-र्मं श. ५, ३, ५, ३;
तै. १, ७, ८, १; -र्मणः श. ५, ४,
१, ९; -र्मणि श. ५, ४, २, ६;
-र्मी श. ५, ४, १, ११.
शाङ्गि-ज्येष्ठ-छाः श. ५, ५, ४, १०.
शाङ्गि-त्विषि-म् श. ५, ३, ५, ३;
४, १, ११.
शाङ्गि-लोमन्-मानि श. ५, ५, ४,
१८.
शार्मदे-दे जैआ. १, ४८३; ५४८.
शार्थत्(←शार्थाति)-त्तः ऐ. ४, ३२;
८, २१; -त्तम् ऐ. ४, ३२; ८, २१;
शां १९, ९; २२, २; -तानि आ.
जैआ. १, १२०; -ते श. ४, ३, ३,
१३; -तेभ्यः श. ४, १, ५, ३.
शार्थती-त्तीम् श. ४, १, ५, ६;
-त्या जै. १८६.
शार्थाय-त्येभ्यः जै. १८६.
शाला-ला श. ४, ६, ८, १९; २०;
-लाम् श. ३, १, १, ७; ११; २, २;
२१; ३, ७; २८; ३, ४, २१; ३०; ४,
३, ४, १४; ५, ७, ४; ५, १, ५, २८;
४, ३, ६; १३; १४, ३, १, १; -लायाः
शां. २७, ५; श. ४, ६, ८, ५;
-लायाम् श. ३, ६, २, २०; -लायै
शांआ. १, ५; श. ३, २, ४, १५;
१४, २, २, ३८; तै. १, २, ३, १.
शाला-वंश-शै ऐआ. ३, २, १;
शांआ. ८, १.
शालावर्य(←शालावत्←वत्)-
-वत्यां जै. १, १२, ४, ४.
शाला-वृक-कैभ्यः जै. १४०.

शाला-सद्-सदाम् ऐ. १, १४.
शाल-म् श. १, १, २, ५; ६, ८, १, १.
शालङ्कायन-नः, -नात् वं. १.
शालङ्कायनी-पुत्र-त्रः, -त्रात् श.
१४, ९, ४, ३१.
शालाक(←शालक)-कैः श. ३, ६,
२, १९; ४, २, ७; ९.
शाल्व-मत्स्य-त्येषु गो. १, २, १०.
शावसायन(←शावस्)-नः, -नात्
वं. २.
शाशदान(√शद्)-नः तै. २, ८,
४, ४.
शाश्वत्(←शश्वत्)-तम् तैआ. १०,
११, १; -तेन तै. २, ५, ५, २.
√शास्, शास्ति श. १३, १, ६, १;
शास्ति तै. ३, ८, ९, १; जै. ७;
शाशासुः शां. २६, १४; शाधि जै.
१२५; शास्तन श. १, ५, १, २६.
शाशासु-सः शांआ. २, १५; १२, ७;
-सम् श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३,
४; -सेन ऐ. ८, १०. २शास-अद्र.
शासात्-सत् ऐ. ६, १८; १९; गो.
२, ५, १५; ६, १.
शासन-म् शां. १३, ९; गो. २, ३, ८.
शास्तु-स्ता शांआ. १२, ४; तैआ.
३, ११, १; २.
२शास(√शास्)-सः श. ३, ८, १,
४; ५; १३, २, २, १६; -सम् श.
३, ८, १, ४; ५; -सेन ऐ. ७, १७.
१शास-√शास् द्र.
शास-हस्त-म् ऐ. ७, १७.
शिंशुमार-रः जै. १५०; १९४.
=शिंशुमार अद्र.
शिंशुमारी-री, -र्यै जै. ६२.
शिक्य-क्यः तैआ. १०, ६, १-क्यम्
श. ६, ७, १, १६; १८; २०; २७;
२८; २, ४; ७, २, १, १५; १६;
-क्येन श. ६, ७, १, १६; १८.
शिक्य-पाशु-म् श. ६, ७, २, ४; ३, ८.

शिक्योदुत्(क्यऽउद्, √वि)-म् श.
५, ५, ४, २८.
√शिक्ष(←√शक्), शिक्षते ऐ. १,
१३; जै. १८२; शिक्षति तै. २, ८, ८,
११; शिशिक्षुः शां. ३०, ६; शिक्ष ऐ.
४, १०; ऐआ. ४, १, १; तै. २, ८, ५, ८;
शिक्षतम् तै. ३, ६, ११, १; शिक्षे-
यम् शां. २२, ४.
शिक्षत्-क्षन्तः तै. २, ४, ४, ९.
शिक्षमाण-णस्य ऐ. १, १३;
शां. ७, १०.
शिक्षा-क्षायाम् शां. १२, ६.
शिक्षित-ते तै. २, ६, १०, २; ३;
-तौ तै. २, ६, १०, ४.
शिक्षितुम् शां. ७, ६.
शिक्षक-काः गो. १, १, २४.
√शिक्ष(←√शक्), शिक्षेत् श.
१४, ८, २, ४.
शिखण्डस्थ(ण्डऽअस्थि)-स्थे श.
४, ५, ७, ५.
शिखण्डिन्-ण्डी शां. ७, ४.
शिखण्डिनी-म् सा. ३, ८, २.
शिखर-रे तैआ. १०, ३०, १.
शिखा(√शीङ्)-खा श. १, ३, ३, ५;
तै. २, ६, ४, ६; तैआ. १०, ६४, १;
-खाः तां. ४, ९, २२; जै. १६२;
-खायाः तैआ. १०, ११, २.
शिखा(खऽअ)-नुशिख-खौ तां.
२५, १५, ३.
शिङ्गीनिकोइय-श्याभ्याम् तैआ. ३,
२१, १.
शित्त, त्ता(√शो)-त्तः श. ४, ३, २, ३;
-त्ताः शां. ५, ४.
शिति-पाद्(←पाद)-पादः तै. २,
८, ६, २.
शिति-पृष्ठ, ष्टा-ष्ठः श. ५, ३, १, २;
५, १, १२; तै. १, ७, ३, २; तां.
२५, १५, ३; -ष्टाः शां. १४, १;
तै. ३, ६, १३, १; -ष्टानाम् तै. २,

† उणा. ४, ९० द्र. १ || 'शाम्मदे' इति आ. सुपा. गद्र. १ ‡ शक्त्याधानाऽऽपापनपर एकः शिक्षायामपर
इत्युभयोः विवेकः । प्रथमान्तर्गतो भूयान् विवेकविस्तरस्तु पारि. द्र. १ † उणा. ५, २४ द्र. १ । √श्वयतेरित्यवर्धः ।

६, १०, ५; -ष्टौ तै. ३, ८, २३, ३.
 शिति-ब्राह्म- -हुः श. ५, ३, १, १०.
 शिति-ब्राह्म- -लः श. ५, ३, १, १०.
 शिताम-तस्(ः) तै. ३, ६, ११, २.
 शिथिर, रा(√थ्रथ्)- -रम् ऐ. ६, १६;
 -रा तां. १, १, ७; -राः तै. ३, ६,
 १३, १; -राणि ऐ. ३, ३, १; -राम्
 तै. २, ८, ५, ४. =शिथिल- अद्र.
 शिथिल- -म् तैआ. १, २३, ८; जैज.
 ४, ११, १, १२; -म्ऽइव तां. १४,
 १०, ३; १७, १, १२.
 शिपि- -पिः तै. १, ३, ८, ५.
 शिपि-विष्ट- -ष्टः तै. १, ४, ५, ४; तां.
 ९, ७, १०; १८, ६, २६; -ष्टम् गो.
 २, १, ९; -ष्टाय शां. ४, २; शा. ११, १,
 १, ४, ३; ४^३; १२, ६, १, १२; १३,
 १, ८, ८; गो. २, १, ९.
 शिपिविष्ट-च(त्→)ती- -तीभिः
 तै. १, ३, ८, ५; -तीषु तै. १, ४, ५,
 ४; तां. ९, ७, ९; ११; १८, ६, २५;
 ७, १३; गो. २, ५, ८.
 शिपिविष्ट(क→)कृ- -काः तै. ३,
 १०, १, ४.
 शिपित्- -म्ऽइव श. ११, १, ४, ४.
 शिप्रा- -प्रे श. ४, ५, ४, १०.
 शिप्र-वत्- -वान् तै. २, ५, ८, १.
 शिप्रिन्- -प्रिन् तै. २, ४, ४, ८;
 -प्री जै. १९८.
 शिमिजावरी- -रि तैआ. ४, ३९, १.
 शिमिदा- -दा श. ७, ४, १, २७.
 शिमी- -म्या तै. २, ८, ७, ६.
 शिमी-वत्- -वद्भिः शांआ. २,
 १८; -वान् तैआ. १०, १, ९.
 शिमिद्वत्- -वत् तैआ. ४, ९, १.
 शिरस्- -रः ऐ. १, १७; २५^३; २, २१;
 ३, २; ४, १३^५; २२; ७, १; ऐआ. १,
 ४, १^३; २, १, ४^३; ३, ४; ३, २, ४, ५^३;
 ५, १, २^३; २, १^३; शां. ८, १; ३; ५^३;
 ६^३; ११, ८; १७, ७; २६, १^३; शांआ.
 ८, ९^३; १४, १^३; श. १, २, १, ३; ३,
 ३, १२^३; ४, ४, ८; ९; ११; १२^३; ५,

५^३; ९, २, ३; २, १, २, ८^५; ३, २, ३,
 २०^३; ३, २, १८; ४, १, १^३; १५;
 १६^३; १७; १९^३; २६^३; ४, १; ५, ३,
 २; ४, १; २४; ७, ४, ७^३; ९, २, १;
 ३, १२; १८; ४, १, ५, १५^३; २, ४,
 २०^३; ५, ५, ८; १०, ४; ६, ८, ४; ९;
 १४; ५, ४, १, ९^३; ६, १, १, ४^३; ७^३;
 २, ३, १^३; २, २, ९; ५, २, १; २; ३, ८;
 ४, १५; ६, १, ९^३; १०; ७, २, ६^३; ७,
 १, १, १८; २, ७; १३^३; १९; ५, १,
 २२; २३^३; ३५; ८, २, ४, १७; १८;
 ३, ४, ४; १२^३; ४, ४, ४^५; ९; ११; ६,
 २, ३; ६^३; ७, १, ८^३; ३, १५; ४, २१;
 ९, १, १, ४४; २, ३५^३; २, १, २२^३;
 २३^३; २, ५; ३, ३, १^३; ५१^३; ३, १, ४;
 ६^३; ७; ८; ९^३; २, ३; ३, १८; १०, १,
 २; ५^३; ७; ९; ३, २, १^३; ४, ५, २; ५,
 ४, ५^३; ७^३; ५, ४, १२; ५, ८-१०;
 ६, ४, १; ५, ३; ११, २, ६, १^३; १२,
 २, २, २; ४, ९; ३, १, ६; ७, ३, ३; ४;
 ८, २, ४; ५; ९, १, ७; १३, ३, ३,
 १०^३; ६, १, ११^३; ८, ३, ९; १४, १,
 १, ७; ९; १८-२१; २२^३; २३^५;
 २४^३; २६; २, ९^३; १०^३; ११; १२;
 १७^५; २१; ३, २^३; १०^३; १२^३; १६;
 ४, १२; १६; २, १, ५; ११-१३;
 १९; २, २, १, ६; २०; २, ५; ४३; ४४;
 ४९; ५०^३; ३, १, १; १५^३; १६; १९;
 २९^३; ५, २, ५; ५, १७; ८, ६, ४^३;
 ५^३; का. १, १, २, ५^५; २, १, ४, १;
 तै. १, १, ५, ७^३; ७, १; ८, १; ३; २,
 ३, ३; ६, २; ३; ५, २, २; ५, १; ३; ५;
 ७; ८, १; ७, १, ७; ८, २; २, ६, ४, ४;
 ५, ३; ७, ७, ३; ४^३; ५; ३, २, ७, ४;
 ८, ३^३; ८; ३, ७, १०; ११^३; ७, ६, ५;
 ८, २, १, ४^३; १०, ४, १; ११, ७; ११,
 ७, १; १०, २, ४; तैआ. १, २, ३; ५,
 २^३; २, ११, १^३; १९, १; ४, २, २;
 ३^३; ४^३; ५; १७, १; १९, १; ५, १, ५;
 ७^३; २, ३; ४^३; ५; ६^३; ७^३; ८^३; ११;
 ३, २^३; ४, ३; ४; ५^३; ८; ६, १^३; २^५; ३;

१०^३; ७, ५; ९^३; १०; ९, २^३; १०, ३;
 ८, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १;
 तां. १, १, ८; ५, १, २; ३; ६; ८; २,
 १; ३; ६, ७, १३; ७, ५, ६^३; १२, ६,
 ८; १४, ६, ८; १६, २, ६; ११, ११;
 २२, ५, २; ६; ७, १; ८; ९, ४^३; २४,
 १४, ४; २५, १, ८; जै. ९, २^३; १०, ८^३;
 १४०; १५१; १८६^३; २०१; जैज.
 ३, १, ३, २; ४, ३; आ. २, २३, ९;
 २५, ९; प. २, ३; ४, ४; ७; सा. १,
 १, ५; ३, ७, १०; गो. १, २, १६^३;
 ३, १०; १८; ४, २०; ५, ३^३; २, १,
 २; २, ६; ५, ४; -रऽइव तै. ३, ३,
 ७, ११; -रसः ऐआ. २, १, ४^३;
 का. २, १, ४, १; तां. ५, ६, ४; सं.
 २, ५, १; -रसा श. १४, २, २, ५०;
 तैआ. १०, १, ८; तां. ५, १, ५; ६,
 २; ७; सा. २, २, ३; ३, ३-५; ७,
 १२; ८, ५; ३, ७, २; -रसि ऐ. ७,
 २; ऐआ. ३, १, २; शांआ. २, २;
 ७, ४; तां. २, १४, २; २२, ४, ३;
 २४, १४, ४; २५, १, ८; -रसी प.
 ४, ७; -रंसि प. ४, ७.
 शिरःपाणि-पाद-पार्श्व-पृष्ठो(-ष्टज्)-रु
 (-रुज्)-दर-जङ्घ-शिक्षो(-श्रज्)-
 पृथ-पायु- -यवः तैआ. १०,
 ५३, १.
 शिरस्तस्(ः) सा. ३, ४, २; गो. १, ३,
 ७^३; ९^३.
 शिरस्त्व- -म् ऐआ. २, १, ४^३.
 शिरो(-रस्ज्प्रो-)-मीव- -म् ऐ. १, २५.
 शिरीय- -म् प. ५, २.
 शिला- -लया, -ला जै. १७६.
 शिल्प- -ल्पः श. १४, ९, ४, ३३; -ल्पम्
 ऐ. ६, २७^३; शां. २^५, १३; २९,
 ५; श. १, १, ४, ३; ३, २, १, ५; तै.
 २, ७, १५, ३; ३, २, १; तैआ.
 १, ७, १; तां. १६, ४, ३; ८; ९; १५,
 २^३; गो. २, ६, ७^३; -ल्यत् श. १४,
 ९, ४, ३३; -ल्यनाम् ऐ. ६, २७;
 ३०; गो. २, ६, ७; ९; -ल्यनि ऐ.

६, २७; शां. २७, १२६; १३; २९, ५; ३०, ३; गो. २, ६, ४; ७; ल्यानी ३ ऐ. ६, २७; -ल्ये वा. ३, २, १, ५; व्या. जै. १, ४६८; -ल्येभ्यः शां. ३०, ३; -ल्येषु ऐ. ६, १६; शां. २९, ५; -ल्यैः तै. २, ७, १५, २.

शिल्प-त्व- -त्वाय तां. १६, ६, १३.

शिल्प-त्व- -त्वान् शां. २९, ५.

शिव्-व्वा- -वः ऐ. ७, ३३; वा. २, ३, ४, ३१; ६, २, १७; ३, ३, १०; ४, ३०; ८, ४, २; ४; ६, ४, ४, ४; १६; ७, ३, १५; ८, १, ७; १४; ९, १, २, २५; २६; २८; २, १, २; १७; ४, २, ५; ६; ७; का. १, ४, १, २२; ६, २, ८; तै. १, २, १, ९; २, ४, ७, ६; ३, ७, ४, १३; ७, ९; तै. १०, ११, २; ३४, १; ४७, १; जै. १२२; १९०; गो. १, २, ८; ५, २४; -वः-वः वा. ६, ७, ३, १५; -वम् ऐ. ८, २०; शां. १२, ६; वा. ३, ३, ३, १०; ४, १, २; ४, १६; ९, १, २, २७; ३०; ११, २, ३, ९; १२, ५, २, ८; ८, १, ५; १३, ८, ३, ५; तै. २, २, ५, ५; ३, १, १, २; २, ३; ७, ४, ९; ७, ९; तै. १०, ११, १; ६३, १; सा. ३, ३, ५; -वया ऐ. ८, ६; -वा शां. १, १; शां. ७, १; वा. १, २, ५, ११; का. २, २, ३, १०; तै. ३, ७, ४, १३; ६, ६; ११, ६, १; तै. १, २, १, ३; ३१, ६; ३२, ३; ४, ४, २, १; मं. १, ८; ९; २, १७; २, १, १५; -वाः वा. ३, ९, ४, १६; तै. १, १, ७, ३; ८, ६; २, १, १; ४, २, ४, ८, ७; तै. १, १, ३, ९, ७; ६, १, ४; -वान् वा. १, ३, ८, ४, ३; तै. ६, ३, २; -वाभिः तै. २, ४, ७, ६; ३, ५, ७, १; -वान् वा. १, २, ५, ११;

३, १, २, २०; ५, ४, ४, २; ४; का. २, २, ३, १०; तै. ४, १, १; ३, १, १; -वाय सा. १, २, ५; -वे वा. ११, २, ३, ९; तै. १, १, ७, २; ३; २, ५, ६, २; ३, ७, ९, ९; -वेन ऐ. ७, ३३; ८, ६; २०; वा. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; १२, ८, १, ५; तै. १, ४, २, ३; ५, १, २; ३; ५, ७; २, ६, ३, २; ८, ९, ३; ३, ७, ६, १९; तै. २, ४, १; तां. १, ३, ९; -वेभिः वा. ६, ८, १, ९; तै. २, ४, ४, ७; -वौ वा. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५.

शिव्-त्वम, मा- -मः तै. ४, ४, ४; १०, १, १२; -माः ऐ. ८, ७; १२; १८; वा. १, ३, ८, ३, ५.

शिवान्(√शो)- -नः वा. २, २, ३, ६.

शिवारि(√शच्)- -रः वा. २, १, ३, १; ६, १, २; ८, ७, १, ७; ८; १३, ६, १, १०; ११; का. १, १, ३, १; २, ३, ६; ६, १, २; तै. १, ६, १; -स्म शां. २३, ८. -रे वा. ५, ५, २, ३; १३, ५, ४, २८; तै. १, ८, ४, १; -रेऽङ्ग वा. २, २, ३, ७.

शिवु- -शुः वा. ५, ३, ५, १९; ६, ४, ४, २; १३, १, ६, १; १४, ५, २, २; तै. ४, ११, ४; तां. १३, ३, २, ४; ५, ३; १४, ११, ३; सा. ३, ७, ३; -शुःऽङ्ग ऐ. १, १६; तां. १४, ७, २; -शुम् ऐ. १, १६; वा. ४, २, १, १०; ६, ७, २, ३; ७, ५, २, १८; १४, ५, २, १; तां. १४, ७, १, -शु तै. २, ७, १२, २; ८, ९, ३; तां. ११, ८, ८; -शुर् जै. १७१; -शोः शां. २१, ३.

शिवु-कुमार- -राय तै. २, १९, १.

शिवुपत्या|| गो. २, ६, १४.

शिवु-मव- -मव तां. १०, ६, ५.

शिवुमती- -ती तै. २, ६, ११, ४. शिवु-मार- -रः शां. १, २, ६; तै. २, १९, १. = शिवुमार गत्र.

शिवुमारी- -रीः तां. ८, ६, ८; ९.

शिवुमार(√उञ्)- -र्षि- -म् तां. १४, ५, १५.

शिवम्(√अच्)- -श्नम् ऐ. १, २, २; ऐ. २, ४, १; २; शां. २८, ९; वा. १, ४, ३, ९; ७, ५, १, ३८; १३, १, ६, ३१; १२, ९, १, १६; १३, ५, २, २; तै. २, ३, ६, ३; ७, ३; जै. ११७; जै. ३, १, ३, ४; ४, ११, ५, १; गो. १, ३, ७; २, २, ६; -श्नस्य वा. १२, ५, २, ७; -श्ना(=श्न) तै. १०, २, ४, १; २, ५, १; -श्नात् ऐ. १, ३, ५; २, ४, १; वा. १२, ७, १, ७; -श्नाति वा. ११, ५, २, ४; -श्ने ऐ. ३, ३, ७; -श्नेन ऐ. २, ४, ३; वा. १, ४, ३, १९; १२, ९, १, १६; जै. ४, ११, ५, १०; -श्नेः तै. ३, ७, १२, ३; तै. २, ३, २.

शिविन- -नम् वा. १, ४, ३, ९.

शिवियाण, णा(√श्रि)- -णम् तै. २, ५, ४, २; -णाम् वा. २, १, २, ५.

√शिष्, शिषति तै. ३, ३, ८, २; शिष तै. ४, ८, २; ३; ५, ७, ३.

शिष्यते गो. १, २, ४.

शिशु- -शुम् ऐ. ७, ३३; ८, २०; वा. ११, ५, ४, १८; तै. १, ४, २, ३.

शिशु, प्ता(√शान्)- -ष्टाः वा. १, ३, १, ६, १; तै. ३, ८, ९, १; गो. १, १, ३, १; -ष्टेभ्यः गो. १, १, ३, १.

शिष्य- -प्यैः वा. ४, १.

शिष्य-हुत- -तः वा. ४, १.

√शी, शेते ऐ. १, ३; ६, ३; ७, १५; शां. ४, १५; वा. १, १, १, ११; २, ५, १५; १९; ३, ८, ३, १५; ४, ५; ४, १, ५, ५; ९, १, १; ६, १, ३;

† यद् G. 'देवशिल्यानि' इति पठति तद् वस्तुतः 'यदेव शिल्यानि' इति भवति । तु. कालि. । ष् ल्या. १, ५६ द्र. । षि-रिः' इति मुपा. प्रामादिकः । तु. वा. २, ६, १, २. । षि-रिः स्वने रूपमिति उपा. १, २० द्र. । √स्वयते-रित्याद्यः । ['वाद्युपत्ता' इति मुलमः संस्कारः । तु. G. ।

२०; १०, १, १, ६; १३, ४, १, ९; ६, २, १; १४, ५, १, १७; २१; २२; ६, २, १२; ७, २, १०; का. २, १, १, ९; २, ३, १४; १८; तै. २, १, १०, १; श्रुति श. २, ३, २, ४; ७, १, २, ९; तां. ७, ६, १६; जै. ४४; १६७; १८६; १९८; जैउ. ३, ३, ४, ११; सं. १; गो. १, १, ३९; २, ६, ९; शयते तै. २, ५, ४, ३; शये (=शेते) जै. ८८; ९१; ९२; जैउ. १, १२, १, ७; शेरे ऐ. ५, २८; ७, १५; श. १, ५, ३, १२; ४, १, २, २५; २६; शेरे श. २, ३, १, ३; श्रुते शां. ११, ८; श. ७, ४, १, २९; का. १, ३, १, १; जै. १७; सा. १, १, ८; शिश्ये शांआ. ४, १४; ६, १९; श. १, १, ३, ४; ६, ३, १६; २, ५, ३, ३; १२, ७, १, १०; का. १, ५, २, ३; २, १, ३, २; शिश्येरे श. २, ५, २, २; २४; का. १, ५, १, २; २२; जै. ९५; जैउ. १, २, ३, ९; १०; शयि-त्तासे श. ११, ५, १, ११; श्रुयातै श. १, २, २, १६; का. २, २, १, १३; शयासे ऐ. २, २; श्रुताम् श. ११, ८, ३, ५; शिशीहि तै. २, ४, ४, ७; श्रुयै श. ३, १, १, ७; अशोत श. १४, १, २, १२; अशायत् ऐ. ४, ३२; शां. २२, २; अशायत् ऐ. ३, १५; ऐआ. २, १, ४; श. २, १, १, ८; अशायत् श. ७, १, २, ९; तै. १, २, १, ७; ६, १; २, ३, ६, १; ३, २, ९, ४; जै. १३९; जैउ. १, १८, ३, ७; अशेरत् जै. १७; अशेरन् जैउ. १, ४, १, ६; शयीत् श. १, १, १, ११; ११; ३, १, १, ७; ६, २, २, ३९; ११, ५, १, ८; का. २, १, १, ९; श्रुयीत् श. १, १, १, ११; ६, २, २, ३९; १४, ५, १, २२; ७, २, १०; का. २, १, १, ९; तां. २१, ३, ४; जैउ. १, १७, २, ३; ५; ३, ३, ४, ११; सा. १, ४, १; गो. १, २, ४; शयीरन् शां. १७, ९; श. १२, ५,

१, २; गो. २, ५, ५; अशयिष्ट शांआ. ६, १९.
शयन, शयान-ना-, शयिस्वा गद्र.
श्रीक्षा (=शिक्षा) - मू तैआ. ७, २, १.
श्रीक्षा (-क्षडअ-) ध्यायु- -यः तैआ. ७, २, १.
श्रीघ्न-पाणि- -णये ष. ५, ८.
शीत-त्ता (√शै) - -त्तः श. १, ५, ४, १; ८, ६, १, १९; ७, २, ११; तै. ३, ९, ७, २; जै. ५९; -तम् श. १३, २, ९, ५; जै. ५९; गो. १, १, ३३; -तस्य श. २, १, २, २६; -ता श. १, ४, १, १६; तैआ. ४, २३, १; -ताः जै. ५९; -तानि गो. २, ६, ६; -ताभिः सा. २, ३, २; -ते श. १३, २, ९, ५; तै. ३, ९, ७, २; -तेन तैआ. १, ३, ४.
शीत-पाणि- -णये ष. ५, ९.
शीतो (-तडउ-) षण- -ष्णौ गो. १, २, ८.
शीतो (-तडउ-) षमन्- -ष्माणि आ. १, ५८३.
शीतिका- -के तैआ. ६, ४, १.
शीतिका-वत्- -वति तैआ. ६, ४, १.
शीपल्या (←ल्य←शीपल)- -ल्याः ष. ३, १.
शीर-शोचिस्- -चिषम् जै. ४४.
शीर्ण (√शृ) - -र्णम् श. ११, ५, ८, ६; ष. १, ४; -र्णे, -र्णेन श. ११, ५, ८, ६.
शीर्ति- -त्यै ष. ३, ८.
शीर्ष- -र्षम् सा. ३, ६, ६; -र्षे तैआ. १०, १०, २; गो. १, २, १६.
शीर्षन्- -र्षणि श. ६, ५, ३, ११; ९, ३, १, ८; ११, ४, १, ६; १४; -र्षन् ऐ. १, १७; ३, ३; ऐआ. १, ५, २; २, १, ४; शां. २, ८; १, ११, ८; श. ३, १, ३, २१; २, १, २८; ५, ४, १; ८, ३, ११; ६, ४, २, ५; ५, ३, ८; ११; ४, १५; ७, १, २, १३; २, १९; ४, २६; ५, १, ३५; २, ९;

२४; ८, ४, ३, ६; ९, २, २, ५; ३, ३१; ३, १, ७; २२; ४, ३, ६; ५, २, ८; १०, ५, ४, १२; १२, ५, २, ७; ७, ३, ४; ९, १, ९; १४, १, ३, ३२; ४, १; २, १, ५; २, २, ३९; ३, १, १६; २९; २, १८; तै. १, २, ३, ३; ५, ६, ४; ६, ५, ४; २, ६, ४, ६; जै. ३४; १६०; -र्षभिः श. ६, २, १, ११; ७, ५, २, ३; -र्षसु श. ६, २, १, ७; -र्षाणि श. १, ६, ३, २; ५, ५, ४, ३; ६, २, १, ७; १३, ३, ३, १०; तै. ३, ८, २, १, ४; जै. १२१; -र्ष्यः ऐ. ४, २, २; शांआ. २, २; श. १, २, १, २; ४, ४, ११; ३, ८, ३, २७; २९; ५, ४, १, १४; ७, ५, २, २५; २६; ८, ३, ४, १३; १४; ४, १, ६; २, १६; ६, २, ११; ९, ३, १, ६; १०; २२; २, ३; १०, २, १, ९; १२, ९, १, ७; १३, ६, १, ११; तैआ. ३, १२, ६; १, २, ७; सं. १, १, १४; -र्ष्यां श. ३, ३, ३, १७; ५, २, १, १४; १४, १, १, २५; ५, ५, १६; तैआ. ५, १०, ३; जै. १८६; गो. २, १, ४; -र्ष्ये श. ३, ५, २, १८; १४, १, २, ९; १०-१४; १७; १९-२१; २५; तैआ. ४, २, ३; ४; ५.
शीर्षपर्य- -ण्याः ऐआ. १, ५, १; श. ११, २, ६, ४; १३, १, ७, २; ४; तै. १, २, ३, ३; ३, ८, १०, २; ५; तैआ. १, ७, २; १, ४, ४; जैउ. २, २, ३, ८; ९, ४, ७-९; -ण्यान् तै. २, ३, ७, ४; -ण्यानि शांआ. २, २; -ण्ये ऐ. ८, १२; १७; शांआ. ३, ५.
शीर्षण्या (-ण्यडअ-) नूच्य- -च्यानि ऐ. ८, ५.
शीर्षण्वत् (-ण्व+मत्तुप्) - -ण्वद् श. १४, २, २, ४८.
शीर्ष- -शीर्ष, शीर्षन् श्रीर्ष-कपाल- -लम् श. ३, ५, ३, २३; २४; ७, ५, २, २५; २६; -लानि श. ३, ५, ३, २३; -ले तैआ. ७, ६, १.

शीर्ष-छिन्न- अस्य श. १४, १, २, ९; १३; १९; ३, ११; १५; २४; ३१; २, २, ११; १४; ३५; ४९; ५३; ३, १, २.
 शीर्ष-तुम्(ः) श. ३, १, ३, ९; ४, १, १९; २६; ८, २, ७; ३, ११; ६, ५, २, २; ९, ३, २, ३; ४, १, १३; १२, ८, ३, १७; तै. १, ३, ७, ७; ८, ३; ६, ५, ४; तैआ. ५, ४, ७; जै. ८.
 शीर्षक्ति-मत्-मान् गो. २, १, ४
 शील-लाय तै. ३, ४, १०, १; -लेपु मं. १, ३, ३.
 शुक्र-शुक्त-शुक्ति-शुक्र-√शुच् द्र. √शुच्, शोचति श. १, ४, १, २६; शोचति श. १४, ४, ३, २८; शोच-तिऽइव जै. २०७; शोचतः तै. १, ६, २, १; शोचन्ति श. १४, ४, ३, २९; तां. १५, ९, ९; शोचन्तिऽइव श. १, ४, १, ३८; शोचतु तै. ३, ७, ६, १९; शोचस्व श. ६, ४, २, ९; तैआ. ४, ५, २; शोच श. १, ४, १, २६; ३, ३; ११, ४, ३, १९; तै. १, २, १, १०; ३, ५, २, १; अशो-चत् तै. १, ६, २, १; ३; तां. ६, ५, १; २४, ११, २; जै. १८; अशुच्यत् जै. १२८; अशोचन् श. ७, ५, २, २८; तां. ७, १०, १५; ८, १, ९; १५, ९, ९; शोचत् जै. १६४.
 शोचयति श. १, ४, ३, ९; जै. १६४; शोचयन्ति तै. १, १, ८, १; शोच-यामसि तै. ३, ७, ६, १९; शोचयेयुः तै. १, १, ८, १.
 शुक्र-कः ऐआ. १, २, ४; -कम् गो. २, २, १; -क्रेषु तै. ३, ७, ६, २२.
 शुक्र-कः श. ४, १, ३, ६.
 शुक्ति-क्तिः तां. १२, ५, १६.
 शुक्र-क्रा-कः श. ३, २, ४, ९; तै. १, १, ७, २; २, १, २, ४; -कः ऐ. ५, ४; शां. १३, ४; श. १, ६, ३, ७;

८; ३, ३, २, ७; ४, ९; ४, २, १, १; ३; १९; ३, १, १५; २६; ३, १७; ५, ५, ७; ९, ४; ६; ५, ४, ४, २०; ५, ४, ८; ६, ५, १, ७; ८, १, २, २; २, १, १६; ९, ४, २, २१; ११, ५, ९, १०; १२, ६, १, २४; २५; ८, १, ३; तै. १, १, १, २; २, ४, ७, ६; ७, ८, २; १२, ३; १६, २; ३, ५, ६, १; तैआ. ३, ३, १; तां. ४, ६, ६; ६, ६, ९; १५, ५, ९; १८, ८, ७; जै. ११६; २०६; जैउ. ३, २, २, ७; गो. १, २, ९; -कम् ऐ. १, १९; ४, ७; ५, ३२; ७, १२; शां. ८, ४; २५, १०; श. १, ३, १, २८; २, ३, ४, १५; ३, २, ४, १४; ३, २, ७, ३, ६; ९, ३, २, ५; ४, २, १, ४; १३; ७, ३, १, २२; ८, १, २, ३; ११, ५, ८, ४; ९, ९; १०; १२, ४, २, १०; ४, ४; ७, १, ६; ८, १, ३; १३, ४, १, ७; १४, १, १, १८; २०; २१; ७, १, १२; का. १, ४, १, १२; तै. १, १, ७, २; २, १, २४; ५, १, १; ७, ६, ३; २, ६, २, १; ३; ३, ४, २; ११, ५; १२; १; २; १३, १; १४, ३; २०, ३; ८, ५, ३; ३, ३, ४, ४; ६; ७, ६, १३; ८, १; १०, १, २; तैआ. १, २, ४; १०, १; २२, ८; ४, ५, ६; ४२, ५; ५, १०, १; १०, १, २; तां. ६, ५, १; २१, ३, ७; जैउ. ३, ४, १, ९; ४, ५, १, ५; आ. १, ७४; सा. १, ६, १; गो. १, १, २२; २, २४; -कस्य श. ४, २, १, ८; ९; २१; २९; ५, ४, ४, २०; ११, ५, ९, १०; तै. १, १, १, ५; तैआ. ३, ३, १; -क्रा ऐ. ५, ५; शां. २२, ९; श. ६, २, १, ३२; तै. १, १, ७, २; २, १, २४; तैआ. ४, १७, १; तां. १, २, ९; -क्राः श. १, ४, १, ११; १२, ४, ४, ५; तै. १, ७, ६, ३; २, ६, १, १, १०; ३, ७, १४, १, २; तां. ६, ९, २, ५; -क्राणि ऐ.

५, ३, २; श. ६, २, १, ३२; ११, ५, ८, ४; तैआ. ३, ११, १; जैउ. ३, ४, १, ६; ७; ८; -क्रात् श. ८, १, २, २; -क्राम् श. ११, ६, २, ६-१०; -क्राय शां. १२, ७; २६, ८; श. ४, ३, १, १५; १२, ६, १, २४; २५; तै. २, ८, २, ३; -क्रायाम् तै. ३, ३, ४, ६; -क्रासः तै. २, ८, २, १; -क्रे श. ११, ५, ९, ९; -क्रेण श. ३, ३, ३, ६; १२, ७, ३, १२; ८, १, १; तै. १, ४, ८, १; ७, ६, ३; २, ६, १, ३; २, ३; तैआ. १०, १, १.
 शुक्र-चन्द्र-न्द्रे जै. १३२; आ. २, १३, ७; जैआ. २, २२, ९; सा. २, १, ६.
 शुक्र-ज्योतिस्-तिः श. ९, ३, १, २६
 शुक्र-त्व-त्वाय तां. ६, ६, ९.
 शुक्र-प्(√१पा)-पाः श. ४, २, १, १४; तै. १, १, १, १०; -पेभ्यः श. ३, ९, ३, २५.
 शुक्र-पात्र-त्रम् श. ४, ५, ५, ७; १२; -त्रेण श. ४, ३, १, २६; ३, १७.
 शुक्र-पिश-शम् तै. ३, ६, ३, ३.
 शुक्र-यजुस्-जुपि तैआ. ५, १०, १.
 शुक्र-वत्(मत्पु)-वत् ऐ. ५, ४; ५; श. ४, ३, ३, २; १९; ५, १७; -वतः श. ४, २, १, २३; ३, ३, १९; -वती श. ४, ३, ३, १९; ५, १७.
 शुक्रवती-ती शां. १२, ७; तां. ४, ६, ६; -त्यः तां. १८, ७, २; गो. २, ५, ८.
 शुक्र-वर्चस्-र्चाः श. ७, ३, १, ३०.
 शुक्र-वर्ण,र्णा-र्णम् शां. २५, ९; -र्णम् तै. १, २, १, १३.
 शुक्र-शोचिस्-चिः तै. २, ४, १, ६; -चिपा श. ४, २, १, १९; तै. १, १, १, २.
 शुक्रा(-कडअ)-म-माः तै. १, २, ३, ३; -मान् श. ४, ५, ९, ४; ६; १३.

‘वृहच्छोचाः’ सं. १ इति भा.चिन्त्यः । तु.क्र.६,१६,११ । ‘संशुच्यति’ इति पाठान्तरम् । ‘संशुष्यति ? वा स्यात् C.

शुक्रा(←क)-मन्थिन्- -न्थिनौ
 ऐ. ३, १; शां. १६, ३; श. ४, २, १,
 १; ३, ३, २; ५, ६, २; तै. १, १, १, ४;
 ५, ४, २.
 शुक्रिय- -यम् ऐ. ६, १२; गो. २,
 ४, १८; -याणाम् तैआ. ५, १०,
 १; -याणि तैआ. ५, १०, १;
 -ये तां. १८, ४, ४; ११,
 १०.
 शुक्रियाद्य- -ये सा. २, १, ६.
 शुक्ल, क्ला- -कः शां. २५, १०; श.
 ६, २, २, ६; ७; ७, ३, २, १४;
 १६; १३, ४, २, ४; का. २, १, १, १;
 प. ४, ७; गो. १, १, २५; ३, ६;
 -कल्म् ऐ. २, १८; ऐआ. २, १,
 ५; शां. ३, ५; १०, ३; श. १, ६,
 ३, ४१; २, २, ४, १५; ५, १, ३, ९;
 २, ५, ८; ६, २, २, ६; ७; १४; ७, ३,
 १, ३६; ३८; २, १०; १६; १०,
 ५, २, ७; १२, १, ४, १; ३; २, ४,
 १५; ८, २, २६; ९, १, १२; १३, ४,
 २, ३; ४; १४, ५, २, ३; ७, २, १२.
 तै. २, ६, ४, ४; ३, ४, १७, १; तैआ.
 १, ३२, ३; तां. ६, ६, ९; जैड. १,
 ८, १, ७; ८; २, १; २; ११, २, १; ४,
 ११, २, ७; ३, १२; प. २, २;
 गो. १, ५, ३; ४; २, ६, ६;
 -कृम्डव ऐ. १, २९; -कृस्य
 शांआ. ६, १९; श. १३, ३, ६, ५;
 १४, ७, १, २०; तै. ३, ९ १५, ३;
 -क्ला ऐ. २, १४; श. ७, ३, १,
 ३८; ४३; तां. ६, ६, ८; -क्लाः
 श. ७, ३, १, ३६; ६, २, २; -क्लाच्
 सा. ३, ९, ३; -क्लानाम् श. ३,
 २, १, ५; तै. ३, १६, २; -क्लानि
 श. १, १, ४, २; ३, २, १, ३; ६,
 २, २, २, ७, १, ७; १४, ९, ४, ३३;
 का. २, १, ३, ८; -क्लायाः सा.
 २, २, २.
 शुक्ल-कृष्ण- -ष्णे तैआ. १, २, ४;
 जैड. ४, ११, २, ७; -ष्णौ तैआ.

१, ३, २.
 शुक्ल-चतुर्दशी- -श्याम् सा. ३,
 ३, ४.
 शुक्ल-दत्त(←दन्त)- -तः ऐ. ८,
 २३.
 शुक्ल-रूप- -पाणाम् श. ६, २,
 २, १३.
 शुक्ल-व(त्→)ती- -त्यः श. ६,
 २, २, १३; -त्यौ श. ६, २, २,
 १४.
 शुक्ल-वत्सा- -त्सा, -त्सायै श. ९,
 २, ३, ३०.
 शुक्ल-वासस्- -ससा सा. ३, १, २;
 -साः तैआ. १, ३, ३; सा. ३, ९, ३.
 शुच्- शुक् श. ३, ८, ५, ८; ९; ७, ५,
 २, ३२-३६; ९, १, २, १२; २,
 १, १९; ११, ७, ४, ३; १४, १, २,
 १३; ३, १, ३; ३; ४; ५; ६; ७; ८;
 १४; तै. ३, ३, ११, २; तैआ. ४,
 ११, १; २; ५, ९, १; १०, ५; तां. ५,
 १०, ३; ११, ८, १०; १३, ६, १०;
 ११, १०; शुचः तां. ८, १, ११;
 शुचम् श. ३, ५, २, ८; ६, ४, ४, ७;
 २०; ७, ५, २, २८; २९; ३०;
 ३१; ३२-३७; ९, १, २, ९; १०;
 ११; १३; २०; तै. १, ६, २, १;
 ३, ७, ६, १९; ८, ४, २०; तैआ. ४,
 ४२, ५; ५, ९, १; ६; तां. ८, १,
 ९; १२; ११, ८, १०; १२, ६, १०;
 १३, ६, १०; ११, १०; १५, ९,
 ९; गो. २, ६, १४; शुचा ऐ. ६,
 ३५; श. ३, ५, २, ८; १४, १, २,
 १३; ३, १, २; ५; ७; तै. २, १, ३,
 ४; ५; ३, २, ४, ४; ८, ५; ९, १५; ३,
 ११, २; ४; ८, ४, २; तैआ. ५, २,
 ११; १२; १३; ३, १; ९, ५; १०,
 ६; तां. ८, १, १२; गो. २, ६, १४;
 शुचे तैआ. ३, २०, १.
 शुचत्- -चङ्गिः तै. २, ८, ५, १.
 शुचयत्- -यद्भिः तै. २, ८, ४, ६.
 शुचि- -चयः ऐ. ५, २०; ७, ७; शां.

२६, ८; श. १, ४, १, १२; १२, ४,
 ४, २; ५; तै. २, ४, ५, ६; ७, १२,
 ६; ८, २, १; ५, ५; ९, ३;
 ३, ६, ३, २; जै. १६२; सा. १,
 ५, १०; -चथे ऐ. ७, ७; श. २,
 २, १, ८; १२; १५; २२; ४, ३, १,
 १५; १२, ४, ४, ५; का. १, २, १,
 ६; ९; १०; १३, तै. १, १, ५, १०;
 ६; ३; २, ८, ९, ९; -चि श. २, २,
 १, ८; १२; १४; का. १, २, १, ६;
 ९; -चिः ऐ. १, २२; ४, १०; ७,
 ८; शां. २५, ९; श. ३, १, २, १२;
 ४, ३, १, १५; ८, २, १, १६; १२, ४,
 ४, ५; का. १, २, १, १०; तै. १,
 १, ६, ३; २, ४, १, ६; ११; ३, ३; ५;
 ५, ४; ८, १, ६; २, ७; तां. १७, ५, ७,
 प. ५, २; सा. १, २, ९; २, १, ८;
 -चिना जै. ९८; -चिभ्यः तै. २,
 ८, ५, ५; -चिम् शां. १, १; तै. १,
 ७, ४, ३; २, ४, ५, ६; ६, ३; ८, ३; ६,
 १७, २; ८, ५, १; ५; -चिम्डव
 जै. १२; -ची ऐ. ५, २१; तै. २,
 ८, ५, ५; -चीनाम् तै. २, ८, ५, ५;
 -०चे श. १२, ४, ४, २; -चेः तै.
 १, ७, ४, ३; -चौ तैआ. २, १७, १;
 सा. ३, ४, २; ९, १.
 शुचि-जन्मन्- -ज्मानः तै. २, ८,
 ५, ५.
 शुचि-जिह्व- -ह्वः ऐ. १, २८; श.
 ६, ८, २, ७.
 शुचि-तम- -म् तै. २, ४, ८, २.
 शुचि-पा(√१पा)- -०पाः ऐ. ५,
 १६; शां. २६, १५; श. ४, १, ३, १८.
 शुचि-व्रत(मतुप्)- -व ऐ. ५, २०;
 २१.
 शुचि-वासस्- -साः प. ५, २.
 शुचि-वृक्ष- -क्षः ऐ. ३, ४८.
 शुचि-व्रत- -०त तै. २, ४, १, ७;
 -तः तै. २, ६, १८, १; -तम् तै.
 २, ६, १७, १; -०ता तै. २, ७,
 १२, १.

शुचिब्रत-तम- -मः ऐ. ७, ७; श. १२, ४, ४, ५.
 शुचि-पृष्ठ- -पत् ऐ. ४, २०^३; श. ५, ४, ३, २, २; ६, ७, ३, ११^३; तै. १, ७, ९, ६; २, ६, २, १; तैआ. १, १३, ३; १०, १०, २; ५०, १.
 शशचान- -नः श. ९, २, १, १९; १४, १, ३, १४; १६^३; २९; २, १, १८; २, ४४; ४५; ३, १, १४; जै. १६४; -नाः तै. २, ५, ५, ४.
 शोक- , शोचत्- , ती- , शोचमाना- , शोचिस्- , शोशचान- , शौच- अद्र.
 शुपठ(√शुण्ठ)- -म् गो. २, २, १.
 शुतुद्री- -०द्रि तैआ. १०, १, १३.
 √शुध्, न्ध्, शुध्यति तां. १४, ११, २८; १९, ४, ८; शुन्धति श. १, १, ३, १२; शुन्धति तै. ३, २, ३, १; ५, ५; शुन्धन्ते का. २, १, ३, ७; शुन्धन्ति का. २, १, ३, ७; शुन्धामि श. १, १, ३, १२^३; ३, ८, २, ६^३; का. २, १, ३, ७; शुध्यतु श. ३, ८, २, १०; शुन्धन्ताम् श. ३, ६, १, १३; ७, १, ६; शुन्धन्तु श. १२, ९, २, ७; तै. २, ६, ६, ४; ३, ७, १२, ६; शुन्धस्व श. ३, ५, १, ३६; शुन्धध्वम् श. १, १, ३, १२; ४, २४^३; का. २, १, ३, ७; २५; शुन्धध्वम् श. १२, ८, १, ८; तै. २, ६, ३, ३; ३, २, ३, १; ५, ५; शुन्धत तै. ३, ७, ४, २^३; १४; अशुध्यत् तां. १४, ११, २८; १९, ४, ७. शुध्यते ष. ५, १०; शुध्यन्ताम् तैआ. १०, ५१, १; ५२, १; ५३, १; ५४, १; ५५, १; ५६, १; ५७, १; ६०, १.
 शोधयति शां. ६, १३; गो. २, १, १; शुन्धयन्तु श. ३, १, २, ११^३.
 शुद्ध, दधा- -द्धः ऐ. ४, २४; शां. ११, ५^३; श. १४, ८, १५, १२; गो. २, ३, ११^३; -द्धम् ऐ. १, ३; शां. १४, ३^३; श. ७, ३, २, २^३; १४, ८,

६, ३^३; तै. ३, ७, ५, ६; जड. ४, ८, ३, ४-९; सा. १, ५, १३; -द्धा सं. १^३; -द्धाः श. ३, ८, २, ३; ७, २, ३, २; ३, २, ३; ९, २, १, १२; तै. २, ८, ८, १२; ३, ७, ४, २; तआ. ६, १०, २; तां. ६, ५, ११; जै. १६२; -द्धे ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; -द्धेन तै. ३, १२, ३, ४; तैआ. १०, १, ११; जै. ९८^३; -द्धेषु जैड. ४, ८, ३, ३; १०.
 शुद्ध-पक्ष- -क्षे शांआ. ४, ३.
 शुद्ध-सत्त्व- -त्वाः तैआ. १०, १०, ३.
 शुद्ध-स्फटिक-सन्नि(भ→)भा- -भा गो. १, १, २५.
 शुद्धा(-द्धआ)-वृत्त- -त्ताः ष. ४, ४.
 शुद्धा(-द्धअ)-शुद्धीय- -यम् तां. १४, ११, २७; २८; सा. १, ५, १६; ७, ५; -ये तां. १९, ४, ६; ७; आ. जैआ. १, ३५०; सा. २, १, ७; -यन तां. १४, ११, २८.
 शुद्धि- -द्ध्यै तै. २, १, ४, ८.
 शुन्ध(न→)नी-नीः तै. ३, ७, १२, ६.
 शुन्ध्यु, न्ध्यु- -न्ध्युः तां. १, ४, ८; आ. जैआ. १, ३९६; -न्ध्युवः तै. २, ४, ५, ४; -न्ध्युः तै. २, ५, ५, ४.
 शुन्- -नम् श. २, ६, ३, २; ७, २, २, ९^३; का. १, ६, ३, २; तै. २, ४, ४, ३; ५, ८, १२; तैआ. ६, ६, २^३; -नम्ड- नम् श. ७, २, २, ९.
 शुन्-हुवीया- -यया ऐ. ६, २२; गो. २, ६, ४॥
 शुन्-वत्(मत्तुप्)- -वत् तै. २, ५, ८, १२.
 शुना- -शुन
 शुना-वत्- -वत् तै. २, ५, ८, १२.
 शुना-सीर- -रः तै. १, ७, १, १; गो. २, १, २६; -रम् तै. २, ५, ८, २; गो. २, १, २६^३; -रंरा तैआ. ६, ६, २; -राय तै. १,

७, १, १; २, ५, ८, २; -रौ शां. ५, ८^३; -रौ तै. २, ४, ५, ७; -रौ तै. २, ४, ५, ७; तैआ. ६, ६, २.
 शुनासीरिन्- -री तै. २, ५, ८, ३.
 शुनासीरीय- -यः का. १, ६, ३, ५; -यम् शां. ६, १५; श. ११, ५, २, ६^३; ९; -यस्य का. १, ६, ३, ५; -येण का. १, ६, ३, २^३; ३, ८^३; ९; ४, ९; तै. १, ४, १०, २; ३; ९^३.
 शुनासीर्य- -र्यः श. २, ६, ३, ५; -र्यस्य श. २, ६, ३, ५; तां. १७, १३, १५; -र्येण शां. ५, ८; श. २, ६, ३, २^३; १०; ११; १३; ५, २, ४, ४; तां. १७, १३, १७; २^१, ४, १७; गो. २, १, २६.
 शुनः, स्- -श्चत्- ष. १.
 शुनः-पुच्छ- -च्छः ऐ. ७, १५.
 शुनः-शेष- -षः ऐ. ७, १५; १६; १७^३; -पम् ऐ. ७, १७; -पे ऐ. ७, १५.
 शुनः-कर्ण- -र्णः तां. १७, १२, ६.
 शुनः-कर्ण-स्तोम- -मः तां. १७, १२, ६^३.
 शुनो(-सुडला)-लाङ्गल- -लः ऐ. ७, १५. शुनी- , इवन्- द्र.
 √शुम्, शुभते ऐ. ३, १०; श. ३, ३, ३; तां. २०, १६, ६; शुम्भस्व श. ३, ५, १, ३६.
 शुभयति तै. ३, ३, १, ५.
 शुम्-शुभः तां. १६, १, १४; शुम्भः श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १; तैआ. १, १०, २; शुम्भ त. ३, १, २, १०; तां. १६, १, १४; २४, १३, ३; शुभा ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां. १९, ९; २४, ५; २५, ३^३; ११; २६, ९; शुभे श. १०, १, ३, ८; तै. ३, ४, ३, १^३.
 शुम्भ-भा- -भया तैआ. १०, १०, ३; -भे तै. २, ४, ५, ३.
 शुभयत्- -यद्रिः ऐ. ३, ३८; शां. १६, ९.

†'शु-मुपा.स्वरधिन्यः †'शुनं हुवेम' इत्यनेन प्रारब्धर्च-||'शुनंहयया' इति मुपा. ? । †'सीर्येण' इति मुपा. अशुद्धः ।

शुभ्र,धा- -भ्रम् जैठ. ३, ७, २, ६;
 -धाः तै. ३, १, २, ४; -०भ्र शां.
 २६, ११; तै. २, ५, ६, ४.
 शुभ्रि- -भ्रिपु तै. २, ४, ४, ८९.
 शुभ्रमान, ना- -नः तै. ३, १०, १,
 २; -नाः तै. ३, ६, ३, ३.
 शुभ्रभान- -नः तै. ३, ५, ६, १.
 शुभ्रभू- -भ्रूः तै. ३, १०, १, २.
 शोभन-, ना-, मान-, ना-, शोभा-
 अद्र.
 शुभ्रबल- -लानि श. १२, ५, २, ३.
 शुभ्रक- -कः जैआ. १, २३९; -लकम्
 जै. ३८१; ११८; -लकानि जैआ. १,
 २६९.
 शुभ्रवक- -म् जै. ६१.
 शुभ्रवृक्(√श्रु)- -क् तै. ३, ७,
 १३, २१.
 शुभ्रवृत्- -श्रुवांसः श. १, ३, ३, ८; ८,
 १, २८; २, २, २, ६; ४, ३, १४; ३,
 १, १, ५; ११; ५, ३, १२; ४, ३, ४,
 ४; का. १, २, २, ५; ३, २, १२; तै.
 ३, २, २, ३; घ. १, १; गो. १, ३,
 १९; -श्रुवृषः श. २, २, २, ६; ४, ३,
 ४, ४; घ. १, १; -श्रुवृषाम् श. २,
 २, २, ६; ४, ३, ४, ४; -श्रुवृषे गो. २,
 ३, १८; -श्रुवृषः का. १, २, २, ५;
 -श्रुवृषाम् का. १, २, २, ५.
 शुभ्रवृषि(त→)र्ता- -म् श. १४, ९,
 ४, १७.
 शुभ्रवृषु- -षुः तै. २, ३, ११, ४.
 शुभ्रवृषे(ण्य→)ण्या- -म् तैआ. ४,
 १, १.
 √शुभ्र,शुभ्र्यति ऐआ. २, ३, ६; श. २,
 ६, ३, १४; ८, १, ४, १; ७, २,
 १४; ३, ६; १४, ८, १३, १; का. १,
 ६, ३, १०; शुभ्र्यति श. १४, ४,
 १, २१; शुभ्र्यन्ति श. ३, ७, १, ८;
 ९, ५, २, १२.
 शोषयते श. ९, ५, २, १२.

शुभ्रक,ष्का- -ष्कः श. ९, ५, २, १३;
 १२, ७, ३, ३; तै. १, ७, १, ७; घ.
 ४, ४; -ष्कम् शांआ. ४, १४; श.
 १, ६, ३, २३; ३, २, ३, ९; ७, ४,
 १, २२; ९, ५, २, १४; तां. १२, ६,
 ८; -ष्कम्ऽइव श. १, ६, ३, ४१;
 -ष्कस्य शांआ. ९, ७; श. ३, ८,
 ५, १०; -ष्का श. ८, ७, ३, ३;
 -ष्काः श. ७, ३, १, ३७; ८, ७,
 ४, १; -ष्काणाम् श. १३, ७, १,
 ९; -ष्काणि श. १, ३, ३, ४; -ष्के
 श. १४, ९, ३, १५-२०; -ष्केऽइव
 श. १, ६, ३, ४१, -ष्केण श. १२,
 ७, ३, १; तै. १, ७, १, ६; तां. १२,
 ६, ८.
 शुभ्रक-दति- -तिः तै. १, ८, ३, ४.
 शुभ्रक-द्वृक्षार- -रः शांआ. ४, ६.
 शुभ्रका(-ष्कऽअप्र→)प्रा- -म् तै.
 ३, २, १, २.
 शुभ्रका(-ष्कऽअ-)-जिन- -म् जै.
 २०५.
 शुभ्रकाप(-ष्कऽअप्)- -म् श. ६, १,
 १, १३.
 शुभ्रण- -णः श. ३, १, ३, ११.
 शुभ्रप्- -प्मः श. १२, ८, १, ४; तै.
 १, ६, २, ४; २, ५, ८, १; ६, ३, १; ९,
 १; ८, ५, ७; ९; ३, ५, ७, ४; -प्मम्
 तै. २, ४, ३, १; ६; ७, ३; ६, ८, ४; ७,
 १३, ४; तैआ. ३, ११, ४; -प्मात्
 तैआ. ४, १७, १; -प्माय तै. १, २, १,
 २१; ३, १०, ८; -प्मासः तां. १८, ८,
 १४; -प्मे तै. २, ७, ७, २; -प्मेण
 ऐ. ८, २६; तैआ. ४, ४२, ५;
 -प्मेभिः तै. २, ८, २, ८; -प्मैः
 ऐ. ५, १९; शां. २६, १२; तै. २,
 ४, ७, ४; ३, ६, ८, १.
 शुभ्रप्मि- -प्मीन् तै. २, ७, १३, २९.
 शुभ्रप्मिण- -णः ऐ. ८, २३.
 शुभ्रप्मिन्- -प्मिणः श. ६, ६, ४, ७; तै.

३, ११, ४, १; तां. १, ८, ७; -०प्मिन्
 ऐ. ५, १६; शां. २, ५, २; २६, ८;
 श. २, ५, २, २८; का. १, ५, १, २५;
 शुभ्रिणी- -णी ऐ. ८, ८; श. १२, ७,
 ३, १४; तै. १, ४, २, २; २, ६, १, ४.
 शुभ्र्यत्- -प्यतः श. ९, ५, २, १२.
 शोषयित्वा अद्र.
 शूद्र,द्रा(√शुर्चा)- -द्रः ऐ. ७, १९;
 श. ५, ५, ४, ९; १३, ६, २, १०;
 १४, १, १, २१; ४, २, २६; तै. १,
 २, ६, ७; ३, २, ३, ९; १०; तैआ.
 ३, १२, ६; तां. ६, १, ११; जै. ८;
 १३३; १५०; जैठ. ३, २, २, ५;
 -द्रम् श. ६, ४, ४, १२; १३; १३,
 ६, २, १०; तै. ३, ४, १, १; जै. ८;
 ३७; सा. १, ७, ६; -द्रस्य श. १,
 १, ४, १२; १३, ८, ३, ११; का. २,
 १, ३, १६; सा. २, ५, ३; -द्रा
 श. १३, २, ९, ८; तै. ३, ९, ७, ३;
 -द्राः तै. ३, ३, ११, २; -द्राऽइव
 जैठ. ३, २, २, ६; -द्राणाम् ऐ. ७,
 २९; -द्रान् ऐ. ७, २९; श. ५,
 ३, २, २; ४; -द्राम् शां. २७, १;
 सा. १, ६, ६; -द्रे श. १२, ९, २,
 ३; तै. २, ६, ६, २; जै. १३३;
 -द्रेण श. ३, १, १, १०; १४, ४,
 २, २७; -द्रेषु ऐ. ७, १७.
 शूद्र-कल्प- -ल्पः ऐ. ७, २९.
 शूद्र-जीविका- -म् सा. १, ७, १२.
 शूद्र-ता- -तया, -ताम् ऐ. ७,
 २९.
 शूद्रा-पुत्र- -त्रः तां. १४, ६, ६.
 शूद्रा(-द्रऽअ-)-र्षु- -र्षौ श. ८, ४, ३,
 १२; तां. ५, ५, १४.
 शूद्रक- -कः जैठ. ३, २, ४, ९.
 शूद्र(√द्वि)- -म् गो. १, ३, ९.
 शून्य- -न्यम् श. २, ३, १, ९; का. १,
 ३, १, ४; -न्याय तै. २, १, २, १२.
 शूर(√शूर)- -०र ऐ. ४, १०; २९;

§ 'शु-मुपा. १। वृ. क्र. द्र. १॥ 'शौल्क-' इति आ. मुपा. अद्र. १। † =मा. श्री. २, ५, ४, २४ 'शुभ्र' इति पाठः। § = 'प्मी' इति (←प्मिन् प्र. १) शांश्री १८, ५, १ मुपा. १। † उणा. २, २१ द्र. १

७, १; ७; १६; १८; २०; ६; २२; ८; २;
 ऐआ. ५, २, २; शां. १७, १; २६,
 १६; शांआ. १२, ३; वा. ४, ३,
 ३, १३; ६, ९, १४; तै. २, ४, १, ३;
 ५, ३, १; ८, २, ६; तैआ. १०, १,
 ११; तां. ४, ७, ६; ९, १०, १; ११,
 ४, १. जै. २०४; सा. ३, ६, ११;
 गो. २, ६, ४; -रः ऐआ. ४, १, १;
 श. १३, १, ९, २; तै. २, ६, ८, १;
 ४; ८, ३, ७; ८; ३, ८, १३, १; जै.
 १५०; जै. १, १, ४, २; -रम्
 तै. २, ६, ८, ३; ८, ४, २; -राः
 शां. २७, २; -राणाम् ऐआ. ४,
 १, १; गो. १, २, ४; -रासः तैआ.
 ६, ३, २; -रै शांआ. १२, ३६;
 -रैः शां. २३, ६.

शूरवीर-रः ऐआ. ३, १, १; ३; ४.

शूर्प (√शूर्प) - र्पम् श. १, १, २२;
 २, १; ४, १९; ११, २, ३, ९; का.
 २, १, २, १; ३, २१; -र्पात् तै. ३,
 २, ५, ११; -र्पाय श. २, १, ४, २०;
 -र्पे श. १२, ५, २, ७; तै. ३, ७,
 ६, २१; -र्पेण श. २, ५, २, २३;
 का. १, ५, १, २१; तै. १, ६, ५, ४;
 सा. ३, ४, २.

शूर्प-यव- र्म् जै. १२२॥

शूल-लः प. ४, ४; -लःऽइव श. ११,
 ७, ३, २; -लम् श. ११, ७, ४, ३;
 -लौ श. १२, ४, २, ४.

शूल-पाणि- णये प. ५, ११.

शूल-बाहु- ह्युः श. ११, ४, २, ४.

शूल-हस्त- स्तः सा. ३, ६, १२.

शूला/कृ, शूलकुर्यात् श. ३, ८, ५, ८.

शूष-पः जै. १, १८, २, ६; वं.
 २; -पम् ऐ. १, २८; तै. २, ६,
 ११, ६; १४, ४; -पात् वं. २; -पाय
 तै. ३, १०, ७, १; मं. २, ३, ८.

शूष-पः श. १२, ७, १, ७; तै. ३, १०,
 ८, ४; ९, १५; -पम् तै. २, ५, ८, १.

शृङ्ग (√शृङ्ग) - ङ्गम् शां. २१, ३; प.
 २, २; -ङ्गयोः श. १४, ६, १, २;
 -ङ्गा तैआ. १०, १०, २; गो. १,
 २, १६; २, २, ६; -ङ्गाणि ऐ. ४,
 १७; तां. ४, १, १, २; जै. १६२;
 -ङ्गागिऽइव शां. १०, २; तै. २, ४,
 ७, ११; -ङ्गे श. १, ८, १, ५; तां
 १३, ४, ४; जै. १८०; गो. २, १,
 १२; -ङ्गेषु प. ५, ९.

शृङ्ग-कोश- शैः सा. ३, ५, १.

शृङ्ग-वृष- षः तै. २, ४, ५, १.

√शृङ्गाय, शृङ्गायैतऽइव तै. २, ३,
 ९, ९.

शृङ्गिन्- ङ्गिगः तै. २, ८, ४, ३; -ङ्गिगम्
 शां. १०, २; तै. २, ८, ७, ११.

शृङ्गिणी- णीः जै. १६२; -ण्यः
 ऐ. ४, १७.

शृणत्- √शृ ढ्र.

शृण्वत् (√शृ) - ण्वत् शांआ. ५, २;
 -ण्वते श. २, ३, ४, १०; १३, ८,
 ३, ४; का. १, ४, १, ८; तै. ३, ७,
 १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७,
 ३; मं. १, १, १५; -ण्वन् श. १४,
 ४, २, १७; ७, १, २७; ३, २०;
 -ण्वन्तः शांआ. ९, ३; ४; ६; श.
 १४, ९, २, ८; ९; ११; १२; -ण्वन्तम्
 तै. २, ४, ४, ३.

शृत, ता (√श्रा) - तः श. १, २, २,
 १६; ३, ८; ३, १, २०; ४, ५, २, ७;
 ५, ३, २, १; २; ८; तै. १, ६, ६, ४;
 ३, ७, ५, ३; ९, ३; -तम् श. १,
 २, २, १४; ३, ५; ३, ४, ८; ७, ३,
 २७; २, २, ४, १५; ३, १, १४; १५;
 १६; ३, २, २, १०; ३, ३, २; ८, १,
 ७; ३, ४; १; ६; ७; १०; ७, ३, १,
 २६; ५, १, २९; १०, ३, ५, १६;
 १४, १, २, २१; का. १, २, ४, ११;
 ३, १, ७; ८; ९; ५, २, १०; २, २, १,
 ११; १६; तै. २, १, ३, ३; ३, ७, १,

६; ४, १३; ६, १२; ९, ३; तैआ. ६,
 १, ४; तां. ९, ५, ५; -तया श.
 १, ८, १, १७; -तस्य श. ३, ८,
 ५, ८; तैआ. ४, ३, ७, १; -ता श.
 ३, ८, २, १८; २३; २३; ७, ५, १,
 २९; -ताः श. ३, ८, २, २१; ७,
 ३, १, २६; -तानि श. १, २, ५,
 २६; ३, १, २; का. २, २, ३, २३; ४,
 २; -ताय तै. ३, ७, ९, ३; -तासः
 तैआ. १, ११, १; २, ७, ४; तां. १, २,
 ८; -तासु श. १, २, ५, २, ११; -ते
 श. ११, १, ४, ३; गो. २, १, ९;
 -तेन श. १, ६, ४, ७; ८; ३, ८, ३,
 ७; तै. १, ४, ७, ६; २, ६, ४, ४; तां.
 १८, ८, २; -तेभ्यः तै. ३, ७, ९, ३.
 शृत-काम- माःऽइव तै. ३, २,
 ८, १२.

शृतं-कृत- तः तै. ३, ७, ९, ३;
 -तम् जै. ९.

शृत-स्व- स्वाय तै. ३, २, ८, १२;
 ८, २, २.

शृत-भाग- गाः तैआ. ६, ८, १.

शृत-वत्- वान् तैआ. ६, ८, १.

शृति- न्यै तै. ३, २, ८, ७.

√शृष्, शृष् तै. २, ४, १, १; १, २, ४.

√शृ, शृणाति ऐ. ४, १३; शश्रो श.

१, ७, ३, १९; शृणीयात् श. ११, १,
 ६, ३५.

शृष्यते ऐआ. २, १, ४; श. १४,
 ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७; तां.
 ९, ९, १३; अशीर्यत् ऐआ. २, १,
 ४; श. १, २, ४, १; का. २, २, २, १;
 अशीर्यत् श. १, २, ४, १; का. २, २,
 २, १; अशारि ऐआ. २, १, ४.

शृण्व- ण्व् तै. १, ५, १, ४.

शृष, पस्- पः तै. २, ६, ४, ४; जै. ५, ३;
 -पांसि शां. २३, ४; जै. ५, ३.

शेषान्त (√शप्) - नः श. १२, ७,
 ३, १.

ई '०२' Kt. पाठः । † उणा. ३, २६ द. १ ॥ = का. २, २, ८, ३; तथा पठति । श. (= ११, २, ३, ९) तु

पदद्वयमेवाह । † 'सञ्ज' इति सा. सम्मतः पाठः प्रतीयते ।

शैव-धि- -म् तै. ३, १०, ११, २^३; ३^१.
 शैवध- -म् तै. २, ६, ९, १.
 शैव्य- -व्यः तै. २, ४, ३, ८.
 शैव(√शिष्) - -पः ऐआ. ५, २, ३;
 ४; ३, १; -पम् ऐ. ७, २; ऐआ. ५,
 १, १; तैआ. ६, ४, २; सा. २, ५, ४.
 शैवस्- -पः तै. २, ८, ७, १०
 शैक्ष्य(←शिक्षा)- -म् गो. १, १, २७.
 शैखण्डिन(←शिखण्डिन्)- -नम्
 आ.जैआ. १, १८७; -नानि आ.
 जैआ. १, ३४३; -ने आ १, ७२;
 १४५; ३४२; ३७१; जैआ. १, ३४२;
 ३७१.
 शैतोपन, वा प्मन्, (←शीतऽऊप्मन्)-
 -प्माणि आ.जैआ. १, ५८३.
 शैव्य(←शिवि)- -व्यः ऐ. ८, २३;
 जै. १३५.
 शैरीष(←शिरीष)- -पम् आ. १, ५^३;
 -पाणि आ. १, ५; -वे आ. १, ५;
 जैआ. १, ५; ३७१.
 शैल-गा- -नाः शांआ. १२, ५.
 शैलन- -नः जै. १८; जैउ. १, ३, ४,
 ४; ६, ३, ८; २, २, २, ८; -नाः जैउ.
 १, १, २, ३; २, २, २, ६.
 शैलालि(←शिलालिन्)- -लिः श. १३,
 ५, ३, ३.
 शैलिन्(←शिलिन्)- -नः श. १४, ६,
 १०, ५^३.
 शैलसु(←शिलसु)- -म् तै. ३, ४,
 २, १.
 शैशव(←शिशु)- -वम् तां. १३, ३,
 २३; जै. १८६; -वाव जै. १८६;
 -वानि आ. १, ४७३; -वे जै.
 १८६; आ.जैआ. १, ४६७; -वेन
 तां. १३, ३, २४.
 शैशिर(←शिशिर)- -रयोः ऐ. ४,
 २६^३; -राभ्याम् ऐ. ४, २६^३; -रे
 श. १०, २, ५, १४^३; -रेण तै. २,
 ६, १९, २; -रौ श. ४, ३, १, १९;
 ८, ७, १, ५; ६; तैआ. ५, ६, ७; जै.

१६२.
 शैशिरी* - -रीः तैआ. १, ४, ३.
 √शो, शिशीते ऐ. १, १६; जै. १८०;
 श्यति, श्यति श. ४, ३, २, ३.
 शौशौसावः, -मः, शौसावः, -मः,
 √शंस् द्र.
 शोक(√शुच्)- -कम् श. १४, ६, ४,
 १; -कात् श. ६, ५, ४, १६; ७, ५,
 २, २१^३; ३६^३; १२, ५, २, ४; -कान्
 श. १४, ७, १, २२; -काय तै. ३,
 ४, १०, १; तैआ. ३, २०, १.
 शोक-त्(र→)रा(√तृ)- -म् श.
 ११, ५, ३, १३.
 शोक-भय- -म् गो. १, १, २८.
 शोचत्- -चतः तां. ६, ५, १; -चताम्
 तां. ८, १, ९; -चत् श. ३, ५, २,
 ८; तां. ७, ५, १.
 शोचती- -त्यः ऐ. ३, ३६; -त्याः
 ऐ. ६, ३५.
 शोचमा(न→)ना- -ना गो. २, ६,
 १४.
 शोचिसु- -चिः श. ८, ७, ३, १२^३; १४,
 १, ३, १७^३; तै. ३, १०, ६, १; ११,
 ३, १; तैआ. ४, ५, २; ५, ४, ६; ६,
 १, ४; -चिषा श. ९, २, १, २; २,
 ५; तै. १, ५, ५, १; ३; ४; ७; -चिषे
 श. ९, २, १, २; तैआ. ४, ३, १; ५,
 ३, ६; -चीषि श. ६, २, १, ३२^३.
 शोचिष्केश- -शः श. १, ४, १,
 ३८; ३, ९; तै. १, २, १, ११; ३, ५,
 २, ३; -शम् श. १, ४, ३, ९.
 शोचिष्ठ(←चिष्मत्+इष्टन्)- -ष्ठ
 श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२.
 शोशुचान- -नः श. ६, ४, ४, २१;
 तै. २, ४, २, ६.
 शोण, णा(√शोण्)- -णः श. १३, ५,
 ४, १६; तां. ११, ८, ४; -णा तै.
 ३, ९, ४, ३; -णायै तै. १, ५, २, ३.
 शोणित- -त्ते सा. १, ७, ४.
 शोमन्, न्ना(√शुम्)- -नः तै. ३, १०,

१, १; -नम् श. ३, ३, २, ३^३; आ.
 जैआ. १, ५, ३९; -नाः श. १३, ४,
 ३, ७; ८; -नेन श. ३, ३, २, ३.
 शोभमान, ना- -नः तै. ३, १०, १, १;
 -नम् जैउ. ३, १, ५, ४; -ना तै.
 ३, १, १, १२; -नाम् जैउ. ४, १०,
 ३, १२.
 शोभा- -भायै तैआ. ४, १, १.
 शोपयित्वा(√शुप्) सा. २, ६, १०.
 शौक्त(←शुक्ति)- -क्तम् तां. १२, ५,
 १५; -क्तानि आ. १, ५६८; जैआ.
 १, ५६८; ५८०.
 शौक्त-सामन्- -मनी॥ जैआ. १,
 १४३; -मानि जैआ. १, १६६.
 शौहृग्यनि(←शुहृ)- -निः, -नेः
 वं. १.
 शौह्री-पुत्र- -त्रः, -त्राव श. १४, ९,
 ४, ३१.
 शौच(←शुचि)- -चः तैआ. २,
 १२, १.
 शौचा(चऽअ-^३र्थ)- -र्याय गो. १, २,
 २३.
 शौच्य- -यः श. ११, ५, ३, १; ८-
 १३.
 शौद्र(←शुद्र)- -द्रः ऐ. ८, ४; जै.
 १६५; -द्रम् ऐ. ८, ४; श. १४, ४,
 २, २५; जै. १६५^३; -द्राव ऐ. ७,
 १७; श. ६, ४, ४, ९.
 शौनक(←शुनक)- -कः श. ११, ४,
 १, २; १३, ५, ३, ५; ४, १; जैउ. १,
 १८, ४, २; ३, ७, ३, २^३; वं. २^५;
 -कम् जैउ. ३, १, १, २१; गो. १,
 ३, ६; -कात् श. १४, ५, ५, २०;
 ७, ३, २६^३; वं. २^५; -काय जैउ.
 ३, ७, ३, २^३.
 शौनक-यज्ञ- -ज्ञस्य, -ज्ञेन शां.
 ४, ७.
 शौनकी-पुत्र- -त्रः, -त्राव श. १४,
 ९, ४, ३०.
 शौनःशेष(←शुनःशेष)- -पम् ऐ.

७, १८^३; तै. १, ७, १०, ६^१; आ. जैआ. १, १८३; -पानि आ. १, १७; -पे आ. १, १७.
 शौनःशोपि- -पे: आ. जैआ. १, ७.
 शौरवीर(←शूरवीर)- -र: शांआ. ७, २^३; ९-११.
 शौर्य(←शूर)- -म् श. १३, १, ९, २; तै. ३, ८, १३, १९.
 शौर्यणाय(←शूर्य-णाय)- -य्य: -य्यात् श. १४, ५, ५, २०; ७, ३, २६.
 शौल्क(←शुल्क)||- -ल्कम् आ. १, २३९; -ल्कानि आ. १, २६९.
 शौल्वायन(←शुल्वा)- -न: श. ११, ४, २, १७; १४, ६, १०, २^३.
 शौष्कल(←शुष्कल)- -म् तै. ३, ४, १२, १.
 √श्चुत्,श्चोतति श. ४, ५, २, ६; श्रोतन्ति ऐ. २, १२^५; तै. ३, ६, ७, १; श्चोतन्ति तै. ३, ६, ७, २^३.
 श्रोतयेयुः श. ४, ५, २, ६.
 श्चोतव- -न्तम् तैआ. ३, ११, ६.
 श्चो(न→)तनी- -नी तैआ. ४, ४२, ५.
 √श्नथ्,श्नथत् तै. २, ८, ५, १; ३, ५, ७, ३.
 श्नप्त्- -प्त्वे श. ३, ५, ३, २४.
 श्नाभाश्नौष्टीय- -ये आ. जैआ. १, १३.
 श्नुष्टि- -ष्टयः जै. १८९^१; गो. २, १, १७; -ष्टिम् गो. १, ५, २१; -ष्टे: आ. १, ५४१.
 श्नुष्टि-मत्- -मान् जै. १८९.
 श्नौष्ट- -ष्टम् जै. १८९; -ष्टानि आ. जैआ. १, ५४१.
 श्नौष्टी-गव- -म् आ.जैआ. १, ३५; २६२.
 श्मशा- -शा: श. १३, ८, १, १.
 श्मशा(-श्माऽअ)-न्तु- -म् श. १३, ८, १, १^१.

श्मशान- -नम् श. ४, ५, २, १५; १३, ८, १, १^३; १७^३; गो. १, २, ७; -नानि श. १३, ८, १, ५; २, १; जैउ. १, १२, ४, ३; -ने जैउ. ३, ६, ३, ३.
 श्मशान-करण- -णम् श. १३, ८, १, ७; ९; ष. २, १०^३; श. -गात् १३, ८, १, १७.
 श्मश्रु- -श्रुणि ऐ. ७, १३; श. १२, ९, १, ६; ११, ४, १, ६; १४; ९, ३, १, ४; तै. १, ५, ६, १-३; २, ६, ४, ५; ५, ४; ३, ३, ९, ११; गो. १, ३, ७; ९.
 श्मश्रु-वत्- -वन्तः गो. १, ३, ७; ९.
 श्यापर्ण- -र्णः श. ६, २, १, ३९; ९, ७, २, १; १०, ४, १, १०; -र्णाः ऐ. ७, २७^३; -र्णान् ऐ. ७, २७.
 श्यापर्णीय- -यः ऐ. ७, २७.
 श्याम्(√श्यै)- -मः शां. २, ९^३; श. ५, २, ५, ८^३; ३, १, ९; ६, २, २, २; १४, ९, ४, १५; तै. १, ७, २, ५; ३, ६; जै. २; -मम् श. १३, २, २, ६; जै. २; -मस्य श. ५, १, ३, ९; २, ५, ८; ६, २, २, २; -माः श. ५, १, ३, ७; ७; ९^३; तै. १, ३, ४, ४; तैआ. १, ९, २; -मानाम् तैआ. १, १७, १; २.
 श्याम-जयन्त- -न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १^३.
 श्याम-शवल- -लौ शां. २, ९; जै. २.
 श्याम-सुजयन्त- -न्तः, -न्ताय जैउ. ३, ७, ५, १.
 श्यामाक- -कः श. १०, ६, ३, २; जै. १५०; गो. २, १, १७^३; -क्राः श. ५, ३, ३, ४; १२, ७, १, ९; २, ९; तैआ. ५, १, ३; -कान् शां. ४, १२.
 श्यामाक-तण्डुल- -ले श. १०, ६, ३, २.
 श्यामाक-सस्य- -स्ये शां. ४, १२.

श्यामाक- -कः श. ५, ३, ३, ४^३; -कम् श. ५, ३, ३, ४; तै. १, ६, १, ११; ३, १, ४, ३.
 श्यावु,श्याव- -वः तै. २, ३, ८, १^३; तां. १८, १, २०; -वम् ष. १, ७; दै. २, ३; -वा तै. २, ३, ८, १; -वाः तै. २, ८, ६, २.
 श्यावु-दत्(←दन्त)- -दति, -दम् तै. ३, २, ८, १२.
 श्यावसायन- -नः, -नाय जैउ. ३, ७, ३, २.
 श्यावा(-श्वाऽअ)-श्व- -श्वः जै. ५४^३; -श्वम् तां. ५, ८, २; ८, ५, ८; ९; जै. ५४^३; जै. ११५^३; आ. जैआ. १, ६३; २०४; ५०६; ५४५; -श्वस्य तैआ. १, ११, १; आ. जैआ. १, ९८; -श्वे आ. जैआ. १, १४९; १८६; -श्वेन तां. ८, ५, ११; जै. ११५.
 श्यावाश्व(-श्वऽअ)-न्धीगव- -वे तां. १५, ११, ७.
 श्यावाश्वि- -श्वये, -श्विः जैउ. ४, ९, १, १.
 श्येत(←) -तः श. ५, ३, १, ७^३; ५, ४, १; -तःऽइव श. ५, ३, १, ७; -तम् जैउ. १, ८, २, ६; -तौऽइव श. ५, ५, ४, १.
 श्येत(त→)नी- -नी, -नीम् श. ५, ५, २, ८.
 श्येत-नौधस- -से शांआ. ३, ५; तां. ७, १०, ३.
 श्येता(क्ष→)क्षी- -क्षी श. ३, ३, १, १४; -क्ष्यै श. ३, ३, १, १५.
 श्येती, श्येती, श्येतीऽअकुरुत तै. १, १, ८, ३^३; श्येती...अकृपि जै. ४१.
 श्येती-कृत- -ताः जै. ४१.
 श्येन- -नः ऐ. १, २२; ३०; २, ९; ऐआ. १, २, ४; २, ५, १; शां. ९, ६;

† 'श्यौ' इति आन. मुपा. अशुद्धः । § 'श्र्यै' इति मुपा. स्वरधिन्यः । || 'शु-' इति जैआ. मुपा. गद. ।

¶ 'न्त्व-' इति मुपा. । † 'श्रोतनी' इति कालि. मुपा. ? । §→=श्मशान । † 'न्तु-' इति Biv. मुपा. स्वरधिन्यः ।

शांआ. ४, ९; श. १, ८, २, १०; ३, ३, ४, १५^३; ४, १, १२^३; ९, ४, १०^३; ९, ४, ४, ५; १२, ३, ४, ३; ७, १, ६; १४, ७, १, १९; तै. २, ६, ११, ५; ३, १०, ४, ३; तैआ. ४, ११, ६; १०, १०, १, ५०, १; तां. १, ३, ८; ५, ३; १३, १०, १२; १३^३; १४; आ. १, ३७९; प. ३, ८^३; गो. १, ५, १२^३; -नम् २, ६; ७, १; श. १२, ७, ३, २१; तै. २, ६, १, ५; ३, ६, ६, २; तां. १, ५, १९; जैआ. १, ७३; गो. १, ३, १८; -नस्य तै. २, ६, ४, ३; जैआ. १, ३७९; गो. १, ५, १२; -नस्यइव श. ५, १, ५, २०; -०ना: तै. ३, ७, ९, १; तां. १, २, ५; -नाय श. ३, ४, १, १२; ९, ४, १०; तै. २, ४, ८, १; -ने श. ५, १, ४, १०; -नेन प. ३, ९; १०.

श्येन-त्व- -म् गो. १, ५, १२.
 श्येन-पत्वन्- -त्वा शां. १८, ४.
 श्येन-पत्र- -आभ्याम् श. १२, ७, ३, २२; -त्रे श. १२, ९, १, ३.
 श्येन-वृषक- -के आ. २, ११, ९.
 श्येन-हृत- -म् श. ४, ५, १०, ३^३; ४.
 श्येनाश्च-श्येन- -म् आ. १, ७३.
 श्यैत- -त्स तां. ७, १०, २; ८^३; १२; १३^३; ११, ९, ५; २१, ९, १२; जै. ३८^३; ३९; ४१; आ. १, ७३; २३५; जैआ. १, २३५; सा. २, ७, १; -तस्य तै. १, १, ८, ३; जै. ४१; -तेन ऐ. ४, २७; तै. १, १, ८, ३^३; तां. ७, १०, ६; १५^३; १६; जै. ३९.
 श्यैत-स्व- -म् तै. १, १, ८, ३; जै. ४१.
 श्यैत-नौघस- -से तां. ७, १०, ८; जै. १६८.
 √श्यै, श्यायति श. ४, ३, १, १९.
 अत् √धा, अद्घते श. १४, ६, ९, २२^३;

श्रद्घाति ऐ. १, ६; गो. २, २, २३; श्रत्...दघते तै. ३, १, ४, ११; श्रद्घति ऐ. १, ६; २, ४०; गो. २, २, २३; श्रद्घातार: शां २, ९; श्रद्घाम श. १, ३, १, २७; श्रत्... अद्घत तै. ३, १, ४, ११; श्रद्घ्यात् श. १४, ८, १५, ५; तैआ. १, ११, ५; श्रद्घीरन् तै. ३, ११, ९, ८; श्रत्...दुधीरन् तै. ३, १, ४, ११.
 श्रद्घापय तै. २, ८, ८, ८.
 श्रद्(-त्सअ-)ष्टक- -म् सा. ३, २, ५.
 श्रद्घान, ना- -न: शां. ७, ४; प. २, १०; -ना, -ना: गो. १, ५, २४.
 श्रद्घा- -द्घया ऐ. ७, १०; ८, १५; शांआ. १३, १; श. ११, २, ७, २०; १२, १, ३, २३; ७, ३, ११; १४, १, १, ४; ७, २, २५; तै. २, ८, ८, ६^३; ७; ३, १२, ३, १; ४, ३; तैआ. २, ७, १; ३, ८, २; ७, ११, २; १०, ६३, १; जै. ३^३; जैउ. ३, ३, १, ७^३; गो. १, २, २२; -द्घा ऐ. ७, १०^३; शां. ७, ४; शांआ. ७, १८; १०, ८; श. १, ३, १, २६; ११, २, ७, २०^३; ३, १, १; ६, १, १२; १२, ७, ३, ११; ८, २, ४; ६; १४, ४, ३, ९; ६, ९, २२^३; तै. २, ८, ८, ८^३; ३, २, ४, १; ५, ९; ७, ७, १; ११, ८, १; १२, ३, १; २; ४, ३^३; ७, ९, ५; तैआ. ३, ९, २; ४, ३^३; ७, ९, ५; तैआ. ३, ९, २; ४, ३, ५^३; ८, ४, १; १०, ६३, १; ६४, १; जै. १४५; १६८^३; जैउ. १, ५, १, २; ४, ११, ४, १^३; सं. २, ४, ५; प. २, १०; सा. २, ७, २; सं. ३; गो. १, २, १४^३; ४, ८; -द्घाम् ऐआ. २, १, ७; श. ११, २, ७, २०; ६, १, १२^३; १४, ९, १, १२; १८; तै. २, ३, १०, १; २; ६, २, ३; ८, ८, ६; ७^३; ८^३; ३, २, ४, १; ७, ४, १; ७, २; १२, ३, २; ७, ५; तां. १२, ११, २५^३; जै. १७१^३; १८५; २११^३; जैउ. ३, ३, १, ४;

गो. १, १, ३९; ४, ८; ५, २४; -द्वाया: श. १२, १, २, १; गो. १, ४, ७; ८; -द्घायाम् श. ११, ३, १, ४; १२, ८, २, ५; १४, ६, ९, २२^३; तैआ. १०, ३६, १^३; गो. १, ५, २४; -द्घायै ऐ. ५, २७; ७, ३; तै. ३, १२, ४, ३^३; -०द्घे तै. २, ८, ८, ६^३; -०द्घे तै. २, ८, ८, ८; -द्घे तै. २, ८, ९, २; आ. १, ९९.
 श्रद्घा-देव- -व: श. १, १, ४, १५; १६; का. २, १, ३, १७; १८; -वस्य शां. २, ८.
 श्रद्घा-मनस्- -ना: तै. २, ८, ५, ३.
 श्रद्घा-वित्त(√२विद्)- -त्त: शांआ. १३, १; श. १४, ७, २, २८.
 श्रद्घानीय, या- -य: जै. १४५; १७१; -या जै. १४५^३; -या: जै. १४५.
 श्रद्घाय जै. ४४; १८६.
 √श्र्य्, श्रययन्ति ऐ. ६, २४, अश्रययन् ऐ. ६, २४; शिश्रयत तै. २, ५, ४, ४^३.
 श्रुपण(√श्रा)- -ण: शां. २, १; -णम् तै. ३, ६, ६, ४; -णाय श. ६, ५, २, २१^३.
 श्रपयित्- -त्ता श. १, २, २, १४; का. २, २, १, ११.
 श्रपयित्वा ऐ. २, १३; ऐआ. ३, २, ४; शां. ४, १४; १८, १२^३; शांआ. ११, ४; श. २, ५, ३, ५; ११; १२, ४, २, १; का. १, ३, ३, ९; सा. १, २, ५; २, ८, १; ३; गो. १, ३, २३.
 श्रपयिष्यत्- -व्यम् श. ३, ८, २, १९; का. २, २, १, ९.
 श्रप्यमाण- -ण: श. ४, २, ५, १३; -णानि श. २, २, १, २; ३, ८, २, २९; का. १, २, १, १.
 √श्रम्, श्राम्यति श. १४, ४, ३, ३१^३; श्राम्यन्ति जैउ. ३, ५, ९, ५; प. १, ६^३; श्राम्यसि तै. ३, १२, २, २-५; ४, २-६; श्राम्य श. १२, ३, ३, १;

प. १, १; श्रेतुः शां. २८, १; श्राम्यत जै. ४७; श्राम्याव जै. १५२; अश्राम्यत् ऐ. ३, २५^३; श. २, २, ४, १; ५, १, १, ६, १, १, ८; १३; ३, १; १०, ६, ५, २; ६; ११, ५, ८, १; १३, १, ७, १; का. १, २, ४, १; ४, ३, १; तै. १, १, ३, ५; गो. १, १, २; ६; १२^३; अश्राम्यन् श. ११, १, ६, १; श्राम्येत् ऐआ. ५, १, ४; जै. १८५; श्रमिष्म शां. २९, ५.

श्रम-मः श. ६, ३, ३, ७; १४, ४, ३, ३, १; -मन् श. ६, ३, ३, ७^३; -माः श. ११, ५, ७, २; -मात् श. ६, १, ३, ९; १२, ३, २, ७; गो. १, ५, ५; -माय तै. ३, ४, ३, १; -मेण ऐ. २, १३; ७, १५; श. १, ६, २, ३; ६, १, १, १; ९, ५, १, २^३; ८; १२, १, ३, २३; १४, १, १, ४; तै. २, ४, १, ११; ८, ८, ५; जै. १४५; १५२; जैट. ३, १, ३, ७; ४, ८, ४, ६.

श्रमण-णः श. १४, ७, १, २२; -णाः तैआ. २, ७, १.

श्रान्त, न्ता-न्तः ऐ. ६, २३; ८, २२; श. ६, १, १, ८; १३; १४, ७, १, १९; २, २८; जै. १६८; -न्तम् ऐ. ७, २४; शां. २७, ६; श. १०, ४, ४, ५^३; तै. ३, ७, ५, ४; -न्तस्य श. १०, ६, ५, २; ६; १३, १, ७, १; गो. १, १, १; ३; ७; -न्ताः श. ४, ६, ९, १; ३; गो. १, १, ३; -न्तात् श. ६, १, ३, १; ११, ४, ३, १; ५, ८, १; गो. १, १, ५^३; ८^३; -न्तानि ऐ. ३, ४७; -न्ताभ्यः गो. १, १, ३; १०; ११; -न्ताम् ऐ. ५, ९^३; -न्ताय ऐ. ७, १५; -न्तेभ्यः गो. १, १, ५^३; ६^३; १०.

श्रान्त-तर-रः श. २, १, ४, ७; का. १, १, ४, ६.

श्राम्यत्-ताम् प. १, ६; -म्यन् श. १, ८, १, ७; १०; २, ५, १, ३; ३, ९, १, ४; ११, १, ६, ७; का. १, ४, ३, ३; -म्यन्तः श. १, २, ५, ७; १८; ५, ३, ३; ६, २, ३; ७, २, २३; ३, २; २, २, २, ९; ४, २, ४, १२; ५, ४, २; ६, ४, १; १०, ४, ३, ६; ११, ५, ९, ४; १४, १, १, १७; २, २, ४४; का. १, २, २, ६; २, ३, ३, ७; १७; जै. १८५.

श्राम्यन्ती-न्त्यः श. १, ७, ३, १८; ४, १, २, १५; ११, १, ६, १६.

श्रयमाण(√श्रि)-णः ऐ. २, २; शां. १०, २; तै. ३, ६, १, १.

श्रवण(√श्रु)-णस्य गो. १, २, १८; -णात् गो. १, १, २७; -णेन श. १४, ५, ४, ५; सा. २, ५, २; ३, ५, १.

श्रवण-दत्त-त्तः, -त्तात् वं. १.

श्रवणीय-म् जैट. १, १८, ५, ४; २, २, १, ८; प. २, ३.

श्रवस्-वः ऐ. ३, ३८; ऐआ. ५, ३, २; शां. २०, ३; श. ७, ३, १, २९^३; ४६; तै. २, ५, ५, ५; ७, ५, २; १२, ६; ८, ९, २; ३, १, २, ६; ६, १०, २; तैआ. ४, ३, २; तां. ७, ५, २; जै. १३०^३; -वसः आ. १, २, ५८; -वसा तैआ. ४, ३, १; -वसे श. १२, ८, ३, २६; जैआ. १, २, ५, ८; गो. २, ५, ७; -वासि श. ७, ३, १, ४६; -वोभिः तै. २, ४, ३, ९; ३, ६, १०, ५.

श्रवस्वी-स्यः तै. ३, ६, १०, ५.

श्रवस्यां(√श्रवस्य)-स्यया तै. २, ५, ४, ४; -स्या ऐ. ६, १८; २०; ऐआ. ५, २, २; शां. २९, ६; गो. २, ४, २; ६, १; २.

श्रवस्युत्-स्यन् तै. २, ४, ३, ११.

श्रवस्यु-स्यवः तै. ३, ६, १०, २.

श्रविष्ट, ष्टा(√श्रिच+इष्टृ)-ष्टाः तै. १, ५, १, ५; २, ९; ३, १, २, ६; ७; -ष्टाभ्यः तै. ३, १, ५, ८^३.

श्रवाच्य-म् श. १, ४, १, २७^३; ३, ४^३; तै. ३, ५, २, १.

√श्रा, श्रपयति शां. २, १^३; १०, ६; शांआ. २, ११; श. ३, ८, ३, २०; ६, ५, ४, ९; का. २, २, १, २१; श्रपयति श. १, २, २, १४^३; २, ४, २, १०; ५, ३, ४; ५; ११; ३, ८, २, २०; ४, ३, ३, १९; ५, ३, १, १३; ६, ५, ४, ६^३; ११, १, ४, २; ३; १४, १, २, २१^३; का. १, ५, २, ४; १०; तै. ३, २, ८, ६; श्रपयन्ति शां. १२, ६; श. १, १, २, २३^३; ३, १, २०; ३, ८, १, ६; ५, ४, २, १०; ११, ७, ४, ३; १४, १, ३, ३२; का. २, १, २, १६; श्रपयन्ति श. १, ७, ३, २७; ३, २, २, १०^३; ४, ५, २, ७^३; ५, १, ३, ५; ६; १२, ९, ३, ११; श्रपयान्क्लुः श. ६, ५, ४, ६; श्रपयान् श. ६, ५, २, २१; श्रपयतु श. १, २, २, १४; का. २, २; १, ११^३; तै. ३, २, ८, ६; श्रपयतन् तै. ३, ६, ६, ४; श्रपयन्तु श. ६, ५, ४, ६; तैआ. ४, २६, १; श्रपयत श. ३, २, ८, ७; श्रपयान श. १, २, १, ५; ७, ३, २६; का. २, १, ४, ३; श्रपयेत् श. ११, ७, ४, ३; १४, १, २, २१; श्रपयेयुः श. १, ७, ३, २६; २७; ३, ८, १, ७; ८; श्रपयेयुः श. १, ७, ३, २६; ३, ८, १, ७; अशिश्रपाम् श. ३, ८, २, २८.

श्रप्यते श. ५, ३, २, ८.

श्रातृ-ता-श्रपण-श्रपयित्-श्रपयित्वा, श्रपयिष्वत्-श्रप्यमाण-गट्ट.

श्रातृ-ताम् श. १४, ३, १, ३०^३; -ताः तैआ. ३, ३, १.

‡ 'श्रवणादधे' इति मु. पाठे 'श्रवः। आदधे' 'श्रमम्। आदधे' इति पाठौ वा संभाव्येयाताम्। तिस्मिं हितं, तत्र साधु- वा।

श्रान्त-न्ता-श्राम्यत्-न्ती-√श्रम् गद्र
 श्रायत्-श्रायन्तीय-√श्रि द्र.
 श्रायस-सः तां. ९, १, ९; २, ९, १६, ३.
 √श्रि, श्रयते ऐ. २, २; श. १, ६, ४, ७;
 तै. १, ४, ६, ५; श्रयति श. १, ८,
 १, १७; तै. १, ८, २, ५; श्रियति
 शां. २६, १५; श्रयन्ते ऐआ. १, ३,
 २; २, १, ४; तै. ३, १२, २, ६;
 क्षिश्रिये श. ५, २, २, ६; तै. २, ५,
 २, ३; श्रियिष्यन्ते तै. ३, १२, २,
 ६; श्रयति श. १, ६, ४, ७; श्रयताम्
 श. १४, ३, २, २०; तै. २, ४, ६, ६;
 ३, ७, ६, ११; १२; श्रयतु श. ८,
 ६, १, ५-८; श्रयताम् श. ८, ६, १,
 ९; श्रयस्व तै. २, ४, ७, ७; ३, ७,
 १०, १; श्रयध्वम् श. ७, १, १,
 १४; तै. ३, ११, २, १; २; ३; ३;
 ४; तैआ. ६, ६, २; अश्रयत ऐआ.
 २, १, ४; जै. १८५; अश्रयन्त ऐ.
 १, २, ३; ३, ४, ५, ०; ४, ५; श.
 ६, १, १, ४; अश्रयन्त श. ६, १,
 १, ४; तै. ३, १२, २, ६; तां. ९, १,
 १२; १७; अश्रयन् श. १, ६, ४, ८;
 तै. १, ५, १२, १; अश्रयन् श. १,
 ६, ४, ७; तै. १, ५, १२, १;
 तां. १८, ११, ४; अश्रेत् ऐ.
 ५, १८; शां. २, ९, २; २६, १५;
 अशिश्रेत् तै. १, ७, ४, ३.
 अश्रायि तै. २, ४, ३, २.
 क्षिश्रियाग-श्रयमाण- गद्र.
 श्रायत्- -यन्तःऽइव शां. २, ९, ६;
 तां. १, ५, ४, १.
 श्रायन्तीय- -यम् तै. १, ८, २, ५;
 तां ८, २, ९; ११; ९, ५, ८; ६, ६-९;
 १, ९, ४, ४; ५; १६, ११, १३; १८,
 ५, १९; ९, १, २; ११, १; २१, ९,
 १२; जै. २०७; आ. जैआ. १, २६७;
 -यस्य तै. १, ५, १२, १; जै. २०७;
 -येन तां. १८, ११, ४; जै. २०७;
 सा. ३, १, १२.

श्रायन्तीय-त्व- -म् तै. १, ५, १२,
 १; जै. २०७.
 श्रित्- श्रितः गो. २, १, २२.
 श्रितु,ता- -तः श. ९, ४, ४, १३; तै.
 २, २, ३, ७; ४, ३, ३; ३, ७, ६, ११;
 १०, ८, ४; ५; ८; ९; ११, १, ४;
 ७; ९; ११; १२; १४; तैआ. १, ३१, ५;
 १०, १०, २; तां. ६, ४, १३; जै. २०;
 गो. २, १, ४; -तम् शांआ.
 ४, ८; १०; तै. २, २, ३, ७; ३, ३,
 २, १; ७, ६, १८; ११, १, २; ३; ८;
 मं. १, ५, १३; २, ४, ११; गो. १,
 १, २, १; -ता श. ८, ६, १, ५-९;
 ९, १, २, ५; तै. १, ५, ५, १; ३, ११,
 १, ६; १०; तैआ. १, ५, १; -ताः
 ऐ. ३, ४, ९; ऐआ. १, ३, २; २, १,
 ४; तै. ३, १०, ८, ६; ७; ११, १,
 ५; १५-१७; १२, २, ६; ६, २;
 तैआ. १, २, २; ८, १; ८, २, १; जै.
 २०; जैउ. १, २, ३, ६; गो. १, १,
 २९; -तानि तै. ३, ११, १, १३;
 -ते तै. ३, ११, १, १८.
 श्रित-वत्(मनुष)- -वत् शां. २६,
 १५.
 श्रियसे शांआ. २१, ३१.
 श्री- श्रियः ऐ. ५, २२; ऐआ. २,
 १४; शां. १, १; २, ३; १६, ३;
 १०; १७, ३; १९, ५; ७; २४, ९;
 २७, २; ३०, ७; श. ६, १, १, ४; २,
 १, ११; ७, २, २; ७, ५, २, ३; १२, ४,
 १, ११; तै. २, ४, ८, १; तैआ. २,
 ११, १; तां. १३, २, १; गो. १,
 ५, ४; २, १, १९; ३, ३; श्रियम् ऐ. १,
 ५; २२; ४, १३; ९, २२; ७, २०; ८,
 ६; ९; १०; १२; २७; ऐआ. १, २, ४;
 ५, १, ६; ३, २; शां. ८, ७; १६,
 १०; २१, ५; श. १, ४, ५, ६; ६,
 ३, १, ५, ८, १, ३६; २, १, १, ७; २,
 ८; ४, ९; ४, ४, १; ३; ४; ५, १, २२;
 ४, ११; ३, १, १, १२; ९, ३, ३, ४; ४.

६, ९, १; ३; ५, १, २, ११; ५, २८; ४,
 ३, १५; ५, २, १; ६; ६, १, १, ४; ६,
 १, ८; ८, ६, २, १; ८; ७, २, ३; ९,
 २, ३, ५; ३, १, १, ४; ४, ३, २; १०,
 १, ४, १, ४; ५, ५, ८; ११, १, ६,
 २३; ४, २, १०; ११; १२, ४, १,
 ११; ७, ३, १३; ८, १, २०; २१; २,
 २८; ३, १, ३; २६; १३, १, ५, १; २,
 ६, ७; १६; ९, २; ३; ४; ७; १४, १,
 १, ३; ३१; का. १, १, १, ५; २, ५;
 ३, ३; ४, ९; ३, ४, १; २; ४, ३, १७;
 ५, ३, १०; तै. १, १, १०, ५; ७, ५, १;
 १०, ६; २, ६, १२, ४; १३, ३; १९,
 ३; ७, ८, १; ८, ७, ८; ३, १, २, ५;
 ६, ३, ३; ७, ४, ६; ९, ४, ८; ७, १;
 २; ४; ८, २; १४, १; १०, ९, ६;
 तैआ. १, ३, १, २; २, ११, १; ३, ११,
 ६; ७; ७, ४, २; १०, १, १०; तां. ५,
 ४, ५; ६, ९, १२; १०, ७, २; १२, ६,
 १०; १३, ११; १२; १५, ३, १०; ४,
 ५; २३, ११, ३; २५, २; ४; २४, ९,
 २; ३; जै. १, ५; १४१; १४२; १४४;
 १५३; १५५; १६८; १८८; १९६;
 जैउ. १, १, ४, ७; ८; ४, २, २; ३;
 ६, १, ८; १२, ३, ५; ५, २; १६, २, ८;
 १७, ३, ५; ६; ९; ११; १२; ३, ३,
 ३, ३; ४, ८, १, २; मं. २, ४, १०; ८,
 ६; ७; १२; सा. ३, २, ६; गो. १,
 १, ३; ४; ३; ८; ५, २०; २, ३, ३; ६,
 १३; १५; श्रिया शां. २१, ५; श.
 २, १, ३, ७; २, ३, ६; ३, १, १३;
 २, ११; ३, १३; ४, ६, ७, २०; ५, १,
 ४, ९; ३, २, ३; ४, २, १; ११, ६, २,
 २; १२, ७, ३, २, ३; ८, ३, १२; १४,
 ८, १५, ४; ९, ४, २९; का. १, १, ३,
 ६; २, २, १४; १५; ३, ४; ३, १, ७;
 तै. २, ४, ३, ६; ६, ११, ८; १९, २;
 ३, ९, १४, १; १०, ९, १३; १४;
 तैआ. २, १०, १; ४, ४, १, १-३;
 ५; ६; ७, ११, ३; १०, १, ५;

† 'श्रियसः पुत्रः' एकारस्याऽऽत्वमिति सा. द्र. । †=क. '५. १. ३. १' ।

तां. १२, १३, २, ११; १२; २२, १८,
 ६; जै. १५९; जैड. ३, १, ३, १; ३,
 २, ३; ४, ११, ३, ११; प. १, २;
 गो. १, १, ३४; ३, १५; श्रियाः तै.
 ३, ९, ४, ७; जै. ७६; जैड. ३,
 १, ३, १; श्रियाम् ऐ. ३, ७: ७
 ३६; ऐआ. ५, १, १; शां. १४,
 २; १५, ५; १८, ५; ९; २८, ७; २२.
 ५: सा. १०, २, ६, १६; ११, ४, ३.
 १८; १२, ८, ३, २४; तां. १५, ४,
 ५; गो. २, ५, ७; श्रिये ऐ. ३, ७;
 सा. १, २, २, ३; ५, ४, ५; ३, ९, १,
 १-५; ६, ७, २, २; का. १, ६, ३, ५;
 २, २, १, ३; श्रिये ऐ. १, ८; ४, २, ५;
 ७. १७; ८, ७; ऐआ. १, ४, २; सा
 २, ६, ३, ६; ३, ४, २, १, २; ४, २,
 ४, २, ३; ८, ६, २, १; १०, २, ६, १९;
 ११, ४, ४, ८; ११; १३, १, ५, १;
 २, ६, ७; १४, ९, ३, ८; तै. १, ३,
 ८, ५; २, ६, ४, ६; ५, ३; तैआ. ६,
 १, ३; श्री: ऐ. १, ५; ३०; ५ २२;
 ६, ५; ७, १५; ८, ५; १७; ऐआ. १,
 १, ३; २, ४; ५, १, ५; शां. १, १; २,
 ६; १४, २; १५, ५; १६, ३; १०; १७,
 ३; १८, ५; ९; १९, ५; ७; २१, ५;
 २४, ९; २७, २; २८, ७; २९, ५;
 ३०, ७; शांआ. ३, ५; ४, ६: सा.
 १, ४, ५, ५; ६, ३, १५; ८, १, ३६;
 २, १, २, ८; ४, ९; ४, ४, २; ४; ६;
 ५, १, २२; ४, ११; ६, ३, २; ४: ३,
 १, १, १२; ४, १, ३, ९; २, ४, २०;
 ५, १, २, १०; २८; ३, ३, ३; ४, ३,
 १५; ६, १, १, ४; ७; २, १, ७; ७,
 ३, ७; ८, ६, २, १; २; ४; ९, २, ३,
 ५, १; १०, १, ४, १४; २, ६, १६;
 १७; १८; ४, १, १०; ५, ५, ८; ११,
 १, ३, ६; ६, २, ३; ४, २, १०; ११; ३,
 १; २; १८; ४, ११; १२, ७, ३, १३;
 ८, १, २०; २, १; २, ८; ३, १, २; १३,
 १, ५, १; ३; ४; ५; ७, ३; २, ६, ३;
 ७; १६; ९, १-४; १४, १, १, ३, १;

३, २, २०; ५, ३, १०; ९, ४, ७; ७;
 का. १, १, २, ५; ३, ३; ४, ९; ३,
 ४, १; २; ४; ५, ३, १०; ६, ३, २;
 ४; तै. १, १, ४, ४; ५; ६; २, १,
 २६; २, ४, ६, ६; ६, ३, ५, ३: ३
 ८, १०, ३; ९, ४, ६; ८; ५, ३: ७,
 १; ४; ८, २; १४, १; २; १०, ९, ६;
 ११, १, २०; तैआ. ४, ४, २, ५; १०,
 १, १०; तां. ४, ८, १२; ६, ९, १२;
 १०, ७, ३; १३, २, २; १५, ४, ५;
 १२, ३; १८, ५, १६; २४, १२, ३;
 जै. १८: २८; ७८: ९५; ११७:
 १४१; १४२; १४४; १५९; १६०;
 १६४; १६८; १९६; जैड. १, १, ४,
 १: ६; ४, २, १; ३; ३, ३, २, ५, २;
 १४, १, ६; १५, १, २; २, ६: १७,
 ३, ६; ९; १२; २, ३, १, ५; ७; ९; ३,
 १, ३, १; ३, २, ३; ४ ११, २, १: मं.
 १, ७, ११: २, ६, ९; १४: ८, १२;
 प. २, १०; सा. ३, १, ३; ४: गो.
 १, ५, ४; २०: २, १, १९; ५, ६; ११;
 ६, १३; १५; श्रीम् सा. १, ६,
 ३, ८.
 श्री-काम- -म: ऐ १, ५; जै. १५३;
 -मस्य जैड. ३, ३, ३, ३.
 श्री-धातु- -तार: मं. २, ६, ४.
 श्री-मत्व- -मान् ऐआ. १, १, ३;
 सा. १०, ४, १, ११; जैड. १, १२.
 ५, २; १४, २, ११; १६, २, ८; सा.
 ३, १, २-४.
 श्री-मत्तम- -न: -सम् शांआ.
 ४, ६.
 श्री-मनस्- -ना: सा. ९, २, ३,
 १०.
 श्री-यशस्- -सानि सा. १२, ८,
 ३, १.
 श्री-चरस- -म् मं. २, ६, १०.
 श्री-सव- -त्त: जै. १८८.
 श्री, श्रीणाति सा. ४, १, ४,
 ८; २, १, ११; ४, २, १४;
 श्रीणाति सा. ४, १, ४, ८-१०:

२, १, २; ११; १२; ४, २, १३; १४;
 १२, ७, ३, १९; २०; तां. ८, २, ११;
 १८, ४, २: ४; ५, १९; श्रीणन्ति सा.
 ८, ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २,
 श्रीगामि तै. २, ७, ७, २; ३;
 श्रीणातु सा. ३, ८, ३, २०; श्रीगी-
 ताम् तै. ३, ७, ९, २; ३; अश्रीणान्
 तां. ८, २, १०; अश्रीणन् सा. ४,
 १, ४, ८; जै. २०७; श्रीणीयात् सा.
 १२, ७, ३, २०; श्रीणीयात् तै. १,
 ४, ७, ६.
 श्रीणत्- -णन् सा. ४, ४, २,
 १३.
 श्रु-श्रु, श्रुणुते तै. ३, १, ५, ७; श्रुगोति
 ऐ. २, ४, ०; ५, २२; ऐआ. २, ६, १;
 ३, २, ४; शां. २, ७; १३, ६; शांआ.
 ४, १३; ५, ३; ८, ६; ११, ३: सा.
 १, ४, ३, ४; १०, ५, २, १५;
 १४, ४, १, ६; २, ३१; ३,
 ८; ५, ४, १५; ६, २, ६; ७, १, २७;
 ३, २०; ८, १०, १; तैआ. १, ३, १;
 २, १५, १; शृणोति सा. ४, १, ५,
 १; ८, १, २, ६; १२, ९, १, १३; १४,
 ७, १, २७; २, २; ३, २०; ८, १०, १;
 जैड. १, ९, १, १०; १३, १, ५; १८,
 ५, ४; २, १, १, १२: १३; १९: २,
 १, ८; ४, १, १३; १४; २१; ३, १, १,
 १७; ३, १५; ४, १०, १, ८; प. १,
 ३; २, १; २; शृणुन्ति ऐ. २, २७;
 सा. १, १, ४, १६; १०, ५, ३, ७; तै.
 २, ५, १, ३; ३, १, २, ५; तां. ६, ६,
 १७; १३, ११, १३; जैड. १, ३, ४,
 ३; प. १, ३; शृण्वे तै. २, ८,
 ३, ३; शुश्राव ऐ. ७, १५; सा.
 ९, ५, २, १; १२, ९, ३, ३; जै.
 १५१; गो. १, १, ३१; शुश्रुवतु:
 जै. २०४; शुश्रुवु: सा. १, २, ५,
 ३; २, ४, ३, ३; का. २, २, ३,
 २; शुश्रुम् ऐ. ७, १५; सा. १,
 २, ५, २६; का. २, २, ३, २३;
 शुश्रुम सा. १, ६, ४, ११; जै. २०४;

जैड. ४, १०, १, ४; श्रोव्यामि श.
 १४, ४, ३, ३०; शृणवत् प्र. ४, ३१;
 ५, १८; ८, २; ऐआ. ५, २, ४; शां.
 २८, ६; तैआ. १०, १०, २; तां.
 १४, १०, ६; श्रवत् शां. २८, ६;
 शांआ. १, २; शृणोतु ऐ. १, २८;
 शां. २८, ६; श. ३, ९, ३, १४;
 शृणोतु तै. ३, १, १, ११; मं. १,
 ५, ३; शृण्वन्तु श. ३, ९, ३, १४;
 द. ३, १, १७; तै. २, ४, ६, ३;
 शृण्वन्तु श. ५, १, ५, २३; तां. १,
 २, ९; शृणु श. ७, ५, २, ३९; गो.
 १, २, २२; शृणुषि श. ७, ५, २,
 ३९; शृषि ऐ. ५, ४; शां. २२, ७;
 श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२;
 तै. २, ५, ८, ११; ७, १२, ५; तां.
 १२, ६, ४; जै १७५; शृधिया॥
 तां. १५, ५, ३५ शृणुहि तैआ. १०,
 १, १३; शृणुतम् तै. २, ७, १६, ४;
 तैआ. ३, १४, ३; श्रुतम् ऐ. २, १८;
 श. ४, १, ४, ७; तै. २, ७, १५, ६;
 शृणुत ऐ. ३, ३१; शां. १६, ४, २४,
 २; तै. २, ८, ६, ५; शृणोतन ऐ. ७,
 १७; तै. २, ८, ६, ८; श्रोतु श. ३,
 ९, ३, १४; शृणवाम श. १४, ६,
 १०, १; तैआ. ४, ४२, ५; अशृणुत
 तै. ३, १, ५, ७; अशृणोत तै. १, ५,
 २, ९; अशृणोत तै. १, १, ४, ४; ५;
 तां. २२, १, १; जै. २११; अशृ-
 णोम् जै. १४६; अशृणवम् श. १२,
 ८, १, २१; १४, ९, १, ४; तै. १, ४,
 २, ३; २, ६, ३, ५; अशृणम् जै. १००;
 शृणुयात् ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ८, ७; श. ७, ४, ३, २, ४; शृणुयात्
 श. १४, ५, ४, १६; ७, १, २७; ३,
 २०; २५; तां. २२, ३, ५; जै. २११;
 शृणुयाः श. १४, ६, ५, १; शृणुवीय
 तै. ३, १, ५, ७; शृणुयाम तैआ. १,

१, १; २१, ३; अश्रावम् शां. २,
 ७; श. १, ३, १, २७; १४, ४, ३,
 ८; ८, १५, ५.
 श्रूयते तै. २, ५, १, ३; तैआ. १०,
 ११, १; श्रूयन्ते गो. १, १, २८;
 श्रुश्रुवे तां. १३, ६, ९, १.
 श्रावयति श. ७, ३, १, २९; ४६;
 तैआ. ७, ८, १; श्रावयन्ति श. १२,
 ८, ३, २६; श्रावय श. १, ८, ३,
 २०; १२, ३, ३, ३; का. १, ६, १,
 ३०; ५, १, ३७; श्रावय श. १, ९,
 २, १८; २, ५, २, ४८; ६, १, ४७;
 गो. १, ३, १०; ५, १०; २१; श्राव-
 येत् सा. २, ६, ६; गो. २, ६, ९;
 अश्रुश्रुवत् गो. १, ३, ४.
 श्रुश्रुयन्ते शां. ७, ६; शांआ. ८, ९;
 श्रुश्रुयत जैड. ३, १, ५, ५.
 श्रुश्रुवस्-, श्रुश्रुयिता-, श्रुश्रुयु-
 श्रुवत्-श्रवण-, -णीय-, श्रवस्-
 स्व-, स्या-, श्रविष्ट-, श्रवायय- गद.
 श्रावित- -म् श. १४, ९, ३, ९.
 श्रुत, ता- -तः ऐ. ५, ५; ७, १७; ऐआ.
 ५, २, २; शां. २२, ८; तै. १, २,
 १, ६; २, ४, ३, १०; ३, ७, ९, ५; ६;
 -तम् ऐआ. २, ४, ३; ७, १; श.
 १४, ९, १, ४; तै. २, ८, ६, ९; तैआ.
 ७, ४, १; १०, ७, १; ८, १; जै. ४४;
 १९९; जैड. ३, ५, २, ७; १०४.
 १०, १, ८; -ताय तै. ३, १, ५,
 ७; -ते श. १४, ७, ३, ६; -तेन
 तै. ३, ७, ६, ५.
 श्रुत-कषि, श्रुतर्वि-, -पि गो. १,
 ३, १८; -पिम् तै. २, ५, ६, १.
 श्रुत-कक्ष- -क्षः जै. ८०.
 श्रुत-निगादिन्- -दी सा. २, ७,
 ४-११.
 श्रुत-वदन- -नः ऐआ. ३, २, ५.
 श्रुतवदन-तम्- -मः शां. २८, १९;

शांआ. ८, ९.
 श्रुत-सेन- -म् श. १३, ५,
 ४, ३.
 श्रु(त→)ता-मव- -म् ऐआ. ५, २,
 ३; गो. २, ३, १४.
 श्रुति- -तिः ऐ. ७, ९; जैड. १, १२,
 ५, ६; गो. १, १, २८; -तिम् जै.
 १३९; जैड. १, १२, ५, ६; -तेः
 श. १४, ६, ५, १; ७, १, २७; ३, २०;
 -त्याः तां. १२, ६, ४; -त्यै शां.
 २, ५, ४; ५; ६; तै. ३, १, ५, १३.
 श्रुति-मत्- -मान् जैड. १, १२,
 ५, ६.
 श्रुत्-कर्ण- -र्णं तै. २, ७, १२, ५;
 -र्णम् श. ७, ३, १, ३४.
 श्रुत्वा ऐ. ७, ९; ऐआ. २, ४, ३; का.
 २, १, ३, १८.
 श्रुधीयर्- -यम् जै. २११; -ये आ.
 जैआ. १, ९९.
 श्रुध्वर्- -ध्वम् तां. २, १, ३२; १५,
 ५, ३३; ३४; २४, ११, ७; -ध्वे आ.
 १, ९९.
 श्रोतव्य-, श्रोतृ-, श्रोत्र-, श्रोत्रिय-,
 श्रोमत- अद.
 श्रुपक्ष- -यः, -पाय जैड. ३, ७, ३, २.
 श्रुष्टि- -ष्टिः श. ७, २, २, ५; -ष्टी
 तै. २, ५, ३, १; सा. ३, ४, १०.
 श्रुष्टी-वृत्- -वानम् तै. २, ४, २, ५.
 श्रेणि(√श्रि)- -णीः ऐ. ३, ३९.
 श्रे-सुन्- -माणम् ऐ. ७, १५; श. १२,
 ४, १, ११.
 श्रेयस - -यः ऐ. १, १३; शां. ७, १०;
 श. १, ४, ५, ९; ११; १४, ४,
 २, २३; २६; तै. १, ७, १०, ५; २,
 ४, ८, ७; ३, ७, ९, ९; १४, ५; १०,
 १, १; जै १५१; जैड. १, १, ४,
 ४; १७, २, ३; १८, ३, ८; मं. २, १,
 १३; सा. ३, २, १२; -यसः

‡ 'न्वी' इति मु.पाठे संहितादीर्घः । ॥ 'श्रुधि' इत्यस्य गानप्रयोगः । † 'ता' इति संहितादीर्घः । ‡=अशृणम् ।
 † 'श्रुश्रुव' इति मुपा. चिन्त्यः C. टि. द्र.। § 'श्रितवदनुत्तमः' इति आन. मुपां. ? । ‡ 'श्रुधि' इति शन्दोपेत- ।
 † (√श्रुत्←√श्रु) इति Mv. । † ←प्रशस्य+ईययुन्, इष्टन्(अद.) ।

ऐ. २, २४; ५, २२; ७, १२; श. १, १,
 १, ११; ४, ५, ११; २, ६, २, ११;
 १४, ४, २, १४; का. १, ६, २, ६; २,
 १, १, ९; तै. २, ७, १८. ३: -यसा
 जैठ. ३, ३, २. ५; -यसि श. २,
 २, ४, ९^३; ३, १, ८; ३, ९, २. ७: ४, १,
 ३, ९; का. १, २, ४, ७^३; -यसिऽ
 -यसि तै. २, ५, १, २; -यसे श
 ११, २, ६, १४; का. १, ३, १, ३;
 तै. ३, ४, ९, १; सं. ३: -यांस:
 श. १, २, ५, २४^३; २५, २६; २, ४,
 १, १०; १२, १, ३, २२; का. १,
 ४, २, ५; २, २, ३, २१; तै. २, २,
 १०, १^३; तैआ. ७, ११, ३:
 ष. २, १०; -यांसऽ-यांस:
 श. १०, ३, ५, ११; -यांसम्
 ऐ. २, २०^३; शां. २५, १०; श.
 २, ६, १, ३; ३, २, १, ८; ४, ४, २७:
 १०, २, ३, १८; १२, २, ३, १०; ९,
 ३, ७; १४, ४, २, २३; का. १, ६, १,
 २; तां. २, १, ४; ३, ७; जैठ. २,
 ५, ३, ३; गो. २, ३, ३; -यांसि तै.
 १, ४, १०, ५; -यान् ऐ. १, १३;
 २, २^३; ३, ७; श. १, २, ५, २६; ३,
 ५, १२; २, २, २, १९; ४, १, १०; ३,
 ३, ४, ९; ५, १, २, १; ४, ३, ४, ३३^३;
 ५, ७, ९; ८, ११; ९, ५, २, ३; १३;
 १०, ३, ५, ११; ११, ४, २, ७^३; ८^३;
 १२, १, २, ३; २, २, २, ३; ४, १, ७;
 ११; २, १०; ४, २, ३; ४; ५, १, ४;
 १४, १, ३, ३३^३; का. १, २, २, १४^३;
 ४, २, ५; २, २, ३, २१; २, २, २, २; तै.
 १, ४, ६, १; ६, ५, २; ३, ६, १, ३;
 १०, ९, ५; तैआ. ७, ४, ३; तां. २,
 २, ३; जै. १३६; आ. १; सा. २,
 ७, १२; गो. २, ३, ३; -यान् श.
 ११, २, ६, १३.
 श्रेयसी- सीं शां. ८, ९; श. १, ४,
 ५, १०; ४, ३, ४, ३३; १३, ८, १, ६;
 १४; जै. १३६. गो. १, २, ४^३; -सीं

जै. ११७: -सीऽ-सी: तै. १, २,
 १, २०; -सीम् ऐ. ३, २४; गो. १,
 ५, २४; २, ३, २२; -सीयु जैठ. १,
 १, ४, ४.
 श्रेयस्कर- -र श. ५, ४, ४,
 १४.
 श्रेष्ठ, छां- -ष्ट: ऐ. १, ५; २, १; १२; २२;
 ४, २, ५^३; ५, १३; शां. १२, ३; १९,
 ९; २१, ४^३; २३, ८^३; २५, ९; १३;
 शांआ. २, १८; ७, १; ९, १; २^३; श.
 १, ४, ५, ५; ६, ३, २२; ९, ३, १६^३;
 २, १, २, ८; ४, २, ४, २०^३; ८, १, १,
 ६; ९, २, ३, ३; १०, ३, ५, ८; १०:
 ११, १, ६, २३; १२, ६, १, ४०; ७, १,
 १०; ८, २, २, ८; ३, २^३; १४, १, १, ४;
 ५^३; ४, १, १९; ३, २, ४; ३२; ९, २, १^३;
 का. १, १, २, ५^३; तै. २, २, ८, ६; ३,
 १, ३; ४, ६, २; ३, १, १, ३; ५; ८; २,
 ९; २, ५, १०; ६, ७, २; तैआ २, १९,
 १; तां. १, ६, ७; ६, ९, १०; ७, ८, २;
 १६, ४, ३; जै. १७^३; ५६; ९५^३; १४१;
 १५७; १६०; १६६; १८३; १८६;
 १९१; जैठ. २, ५, २, ८; ४, ८, १,
 ४; ९; २, १; ५: ११, १, १०; गो. १,
 १, ९; २, २२^३; २, ३, ९^३; ५, ५; ६^३;
 -ष्टम् ऐ. २, १२; ७, २०; ऐआ.
 १, ३, ३^३; ६^३; शांआ. ९, १; २; श.
 ८, ४, १, ३^३; १४, ९, २, १; तै. २,
 ३, १, ३^३; ३, ६, ७, २; ७, १३, ४;
 तैआ. १, ११, ३; जै. ६^३; १६१^३;
 १८३; जैठ. ४, ८, २, ९; ३, १;
 गो. २, २, १२; -ष्टस्य श. ३, ४,
 १, ११; ९, ४, ९; १४, २, २, ८; जै.
 १६०; -ष्टा ऐ. १, ९; ७, १७; जैठ.
 १, २, १, ७; ४, ८, १, २^३; २, १३; -ष्टा:
 जै. १४१; जैठ. ४, ८, १, ३; -ष्टान्
 जै. १४; -ष्टानि शांआ. ४, ११;
 -ष्टाम्याम् श. ११, ५, ४, २; ३;
 -ष्टाम् गो. १, ३, १९; -ष्टाय श.
 १४, ९, ३, ४; तैआ. १०, ४४, १;

तां. १५, ७, ४; -ष्टे श. ११, ५,
 ४, २; ३; तां. १५, ७, ३; जै. ६^३;
 -ष्टी श. ८, ३, १, ३^३; तै. ३, १,
 १, ११; जै. १६०.
 श्रेष्ठ-तम- -म: सा. ३, ४, ४;
 -मम् श. १, ७, १, ५; तै. ३, २,
 १, ४; -माय श. १, ७, १, ५^३;
 तै. ३, २, १, ४; गो. १, १, २९.
 श्रेष्ठ-तस(ः) जै. १६१^३.
 श्रेष्ठ-ता- -ताम् ऐ. १, १३; २, १५;
 २४; ३, १३; २१; २३; २७; ४, २२;
 ऐआ. १, १, १; गो. २, ३, २०;
 -तायाम् ऐ. ४, २, ५; -तायै जैठ.
 ४, ८, १, ३.
 श्रेष्ठ-यज्ञ- -ज्ञ: ऐ. ४, २, ५.
 श्रेष्ठ-सामन्- -मानि तां. २१,
 २, ३.
 श्रेष्ठ-स्था- -स्था: तां. ७, ८, २.
 श्रेष्ठिन्- -ष्ठिन: गो. २, ५, ९; -ष्ठिनम्
 शांआ. ६, २०^३; -ष्ठिनि जै. १४२;
 गो. २, ५, ९; -ष्टी ऐ. ३, ३०; शां.
 ५, ५; २८, ६^३; शांआ. ६, २०; तै.
 ३, १, ४, १०^३; जै. १४२; गो. २,
 १, २३.
 श्रेष्ठय- -ष्ठयम् ऐ. १, २८; ८, २:
 १४; १५^३; १९^३; शां. २६, ३; शांआ.
 ६, २०^३; श. १३, १, ६, १; ७, १,
 १^३; तै. ३, १, ४, १४^३; ८, ९, १;
 २; तां. २१, २, ४^३; जै. १३९^३;
 जैठ. ३, २, १, ६; ८; जैआ. १, ११४;
 -ष्ट्यात् जै. १२७; -ष्ट्याय ऐ.
 ४, २, ५^३; ७, १८; शां. २६, ९^३; १४;
 शांआ. ४, ६^३; ६, १५; ९, ८; श.
 १४, ८, १४, २; ३; तै. ३, १, ४, १०;
 १४; तां. ६, ३, ९^३; १०; ७, ५, २;
 ३; १५, ३, ३०; १६, ४, १^३; २; ३;
 जै. १४१^३; जैठ. ३, २, १, ७;
 -ष्ट्ये जैठ. ४, ८, १, २; -ष्ट्येन
 ऐ. ८, २.
 श्रेष्ठय-काम- -म: -मस्य शां. ४, ९.

‡ श्रेयस् टि. द्र. † 'श्रेष्ठयप्रतिष्ठा' इति मुपा. अशुद्धः । § श्रेष्ठम् इति मुपा. ? ।

√श्र, श्राय तैआ. ४, २, ६; १, ३, ५.

श्रेष्ठ-य- श्रेष्ठ-द्र.

श्रोक्-कः जैड. ३, ४, ३, ६. = लोक्-

श्रोणा-णा तै. १, ५, १, ४; २, ९; ३, ३,

१, २, ६; -णाम् तै. ३, १, २, ५;

-णायै तै. ३, १, ५, ७.

श्रोणि, णी-णिः ऐ. ७, १; श. ३, ३,

५, १, २; ३; गो. १, ३, १८;

-णिभ्याम् श. ८, ६, २, ९; -णिम्

श. ७, २, २, ४; -णी ऐ. २, ६;

श. ४, ५, २, ३; ७, ५, १, ३५; ८,

६, २, ८; १०, ३, २, ६; तै. ३, २,

९, ९; ६, ६, ३; -णेः श. ३, ८, ३,

१८; १९; २७; तै. ३, ३, ६, ४;

-णौ श. ३, ९, २, १४; १५; ४, २,

१, १५; ६, ९, ११; ५, १, ५, २८; ९,

१, २, १२; -ष्योः श. ३, ७, ४, ८;

-ष्यौ तै. २, ६, ५, ५.

श्रोणि-कपाल-ले ऐ. १, २२;

गो. २, २, ६.

श्रोणि-तस्(ः) तै. ३, ६, ११, २.

श्रोतुव्य(√श्रु)-व्यः शांआ. १३, १;

श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; -व्यम्

श. १४, ७, १, २७; ३, २०.

श्रोतु-न्ता ऐआ. ३, २, ४; शांआ.

८, ७; श. १४, ६, ७, ३१; -तारम्

शांआ. ५, ८; श. १४, ६, ५, १;

-तुः श. १४, ७, १, २७; ३, २०;

-तृ श. १४, ६, ८, ११.

श्रोत्र-त्र तै. ३, १०, ८, ३; -त्रम्

ऐ. २, ६; २६; २७; ४०; ३, २; ६,

२४; २८; ऐआ. १, ३, ८; २, १, ४;

५; ७; ८; ३, ३; ४, १; २; ३, २, १; ५,

१, ५; ३, २; शां. २, ७; ७, ४; ८,

६; १३, ५; १९, ३; १६, ४; २१,

२; शांआ. ४, १; २; ३; ४; १३;

१४; १५; १, २; ३; ४-७: ६, २०;

७, ५; ९, २; ५; १०, ६; ११, २; ६;

श. १, ४, ३, ४; ३, २, २, १३; २, ३;

८, २, ६; ९, ४, ७; ४, १, ५, १; ५,

२, १, ४; ७, १, २, १३; ५, २, १२;

२०; २५; ८, १, २, ४; ५; ६; २,

३, ३; ९, २, २, ५; १०, १, ३, ४; ३,

१, १; ६; ३, ४; ६; ७; ४, ५, २; ५.

३, ७; ३, ८; ११, २, ६, ४; ५, ९, २;

८, ४, ६; १२, ७, २, ४; १४, ४, १,

६; १६; २, १७; ३१; ३, ३०; ३१;

५, १, १८; ४, ११; ६, २, ६; १३; ७,

२४; १०, ११; १२; ७, २, २१;

३, १२; ९, १, १५; २, ४; १०; १४;

तै. १, १, १, ३; ४; ३, ४; २, १, ३;

५, ७, १; २, ५, १, ३; ६, ५; ६, ४, ५;

५, ४; १४, २; २०, २; ३, ४, १८, १;

६, ६, २; ७, ९, ३; १०, ५, १; ८, ६;

तैआ. २, ५, ३; ४, २, ५; ५, ४; ५,

२, ९; ४, ७; ७, ७, १; ९, १, १; १०,

१४, १; ६४, १; तां. १, १०, ८; २०.

१६, ५; २२, ९, ४; जै. १४०; जैड.

१, २, ३, १; ३, ३, ५; ६, ३, ६; ९, १,

९; १०; १२, २, ८; ५, ६; १३, १, ४;

१४, ४, १; २, १, १, १; २, ४; २, १,

८; ४, १, १३; २, ५; १२; ५, ३, ४;

३, १, २, ८; ४, ३; ५, ३, ४; ४, ७,

१, २; १०, १, १; २; ८; ११, १, ११;

३, ७; ४, १; ५, १; आ. २, २५, ७;

८; मं. १, ६, ३४; प. १, ३; २, १;

२; ३; ६; ८; गो. १, १, २१; ३, १४;

२, २, १४; ४, ११; ६, ८; -त्रस्य

ऐआ. २, १, ७; ३, २, ५; ५, ३, २;

श. १०, ३, १, ६; ५, ३, ७; १४, ७,

२, २१; तैआ. ४, ११, ३; जैड. ३,

१, ३, १५; ४, १०, १, २; -प्रात्

ऐआ. २, ४, १; श. ७, ५, २, ६; ८,

१, २, ५; १२, ७, १, ५; १४, ६, ७,

२४; तै. १, ५, ४, २; ७, १; तैआ.

३, १२, ६; -प्राय श. ४, ५, ६, २;

१४, ३, २, १७; ९, ३, ४; तै. ३, १,

५, १३; तैआ. ४, ५, १; १५, १; तां.

१, १०, ८; गो. १, १, १४; -त्र ऐ.

२, ४०; ऐआ. २, ३, ८; शांआ. १०,

१; ११, १, ५; ६; श. ७, ५, २, ५५;

८, १, २, ६; १२, ९, १, ५; ९; १३;

१३, ४, ४, ८; १४, ४, १, ६; ६, ७,

२४; ९, २, ४; तै. ३, १०, ८, ६;

तैआ. २, ११, १; जैड. ४, ७, १,

७; प. १, ३; २, १, २; गो. १, २;

२२; ३, ७; ९, १४; -त्रेण ऐ. २, ४०;

३, ३; ऐआ. २, १, ७; ४, ३; शां.

२, ७; ७, ४; १२, ५; १३, ६;

शांआ. ३, ७; ४, १३; १४; ५, २;

४; ६; ९, ३; ४; ६; श. १, ४, ३, ४;

१४; ४, १, ५, १; १०, ३, ३, ८; ५,

२, १५; ३, ७; १४, ४, २, ३; ६, ३,

६; ९, २, ८-१२; तै. २, ५, १, ३;

३, ७, १३, ३; १४, १; जैड. १, १३,

१, ५; १८, ५, ४; २, १, १, ११;

१२; १३; २, १, ८; ४, १, १२; १३;

१४; ३, १, १, १७; ३, १५; ४, १०,

१, ८; ११, ५, ६; प. २, ८.

श्रोत्र-चित्-चित्तः, -चित्सु श.

१०, ५, ३, ७.

श्रोत्र-तस्(ः) श. १३, ४, ४, ८.

श्रोत्र-पति-तिः तैआ. ७, ६, २.

श्रोत्र-पा-पाः ऐ. २, २७.

श्रोत्र-भृत्-भृतः श. ८, १, ३, ६; ७.

श्रोत्र-स्य-स्यः ऐआ. ३, २, १-३;

शांआ. ८, १; २; ५; श. १४, ७, २,

६; जैड. १, ९, १, ९; -यम् ऐआ.

३, २, १-३; शांआ. ८, १; २; ५;

श. १०, ५, ३, ७; -यान्, -येषु

श. १०, ५, ३, ७.

श्रोत्र-वत्-वान् श. १०, ३, ३, ४.

श्रोत्र-स्विन्-स्विनौ-स्वी तै.

३, १, ५, १३.

श्रोत्रा(-त्रसज-)पेत-त्तः शांआ.

५, ३.

श्रोत्रिय-यः शां. ८, ३; श. ५,

४, ४, ५; १४, ७, १, ३५-३९; स.

३; गो. २, २, ६; -यस्य ऐ. १, २५;

श. १४, ९, ४, ११; तैआ. ८, ८, २;

† ← श्रोत्र-विन्-सकारोपजनः मा. । † 'व्' इति मुपा. स्वरः ।

३; ४; चाः श. १३, ४, ३, १४: १४, ९, २, १५; जैड १, १४, ४, १; २, २, ४, ११; प३, ७. गो. १, १, १३; प्राणि तां. १५, ५, २६; चाय जै. १२५
 ?श्रोधिषीं, श्रोधिषीं जै. २११.
 श्रोमत्- -म् ऐआ. १, ५, २.
 श्रोमत्स्य- -त्यः श. १०, ४, ५, १.
 श्रोत (← श्रुत ङी) - -त्: ङी ऐ. ७, १: -तन् आ. १, २०७; जैआ. १, २०८; -ते आ. १, ४१९.
 श्रोतवर्ण (← श्रुतवर्ण) - -म् आ. जैआ. १, ८९.
 श्रोतर्षि (← श्रुतर्षि) - -र्षि: श. २, ४, ४, ५; का. १, ३, ४, ३; तै. ३, १०, ९, ११; -षीणि आ. जैआ. १, ४.
 श्रोतकक्ष (← श्रुतकक्ष) - -क्षन् तां. ९, २, ७; जै. ८०; आ. १, १५८; -क्षाणि जैआ. १, १५८; -क्षे वा. जैआ. १, ११८.
 श्रोत्र (← श्रोत्र) - -त्र: श. १४, ५, ५, ८.
 श्रोत्री - -त्री श. ८, १, २, ५.
 ?श्रोमत् - -ते आ. १ ४१९.
 श्रोवट् ङी ऐ. ५, १२; श. १, ५, २, १६; १८; २०; ८, ३, २०; ९, २, १८; २, ५, २, ४४; ६, १, ४७; १२, ३, ३, ३; का. १, ५, १, ३७; ६, १, ३०; गो. १, ३, १०.
 श्लग्ग, श्लग्ग (√ श्लिप्) - -श्लगः, -श्लगम् श. ९, १, २, ४०; -श्लगाऽइत् तां. २, ३; -श्लगानि श ४, १, ५, १९.
 श्लवन - -नः तां. २१, १४, १६.
 √ श्लाघ, श्लाघेत श. ११, ३, ३, ७.
 श्लाघ्यते गो. १, २, २.
 श्लाघा - -घा, -घाम् गो. १, २, २.
 श्लाघीयम् - -यः, -यसम् गो. १, २, २.
 श्लाघ्यमान - -नः गो. १, २, २.
 √ श्लिप्, श्लिप्यन्तु मं. १, ८, ३.

श्लेवति जैड. २, ३, ३, ८.
 श्लेपम् - -णन तां. १६, १, १३; -णनगः श. १२, ७, १, ३; १३, ४, ४, ६; -णनगा ऐ. ५, ३२; जैड. ३, ४, ३, ३; -णना ऐआ. २, ३, ३; श. ७, २, १, ५; ३६; १३, ४, ४, ६; मं. १, ८, ३.
 श्लेपम-वत् - -वता तां. १६, १, १३.
 श्लेपम-श्लेवग - -म् शांआ. २, १.
 श्लेपम-संश्लेवग - -न् शां. ६, १२.
 श्लेपमग - -गः श. १३, ४, ४, ६; -गमिव श. १०, ५, २, १२.
 √ श्लोक, श्लोक्य श. ८, २, ३, ३.
 श्लोक - -कः ऐ. ८, २१; ऐआ. ५, १, ५; श. ५, ३, ५, ९; ६, ३, १, १७; ७, ५, १, २१; २, ५, २; १०, ५, २, ४; १८; ४, १६; १२, ३, २, ७; ८; १४, ४, ३, ३४; ५, २, ४; ७, २, ८; ९; तैआ. ८, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; ७, १; ८, ५; तां २४, १८, ४; २५, १८, ५; जै. ९२; ११८; जैड. १, १८, १, ५; ३, २, ५, १२; गो. १, १, १२; २३; -कम् श. ११, ५, ४, १२; १३, ५, १, १५; १४, ४, २, १८; तै. ३, १, २, ६; ५, ७; -काः ऐ. ८, २२; २३; शां. १७, ३; श. ११, ३, १, ५; ५, ५, १२; १४, ४, ३, १; ५, ४, १०; ६, १०. ६; ७, १, १२; २, ११; ३, ११; गो. २, २, ५; -काय श. ५, ३, ५, ९; तै. ३, १, ५, ७; -के गो. १, १, २३; -कैः श. १४, ६, ९, ३०.
 श्लोक-कृत् - -त् तैआ. ९, १०, ६.
 श्लोक-भू - -न् ऐआ. ५, १, १.
 श्लोका (← कश्च) सुश्लोक - -कानि आ. १, ४३९; -काम्याम् तां. ५, ४, १०.
 श्लोकिन् - -की शां. १७, ३; तै. १,

५, ८, ३.
 √ श्लोग्, श्लोग् तै. १, ५, २, ८.
 श्लोग् - -गः तै. ३, ९, १७, २; -गःऽइत् गो. १, २, ७.
 श्लौष्य - -ष्यस्य तै. ३, ९, १७, २.
 श्वच् - -शुनः तै. ३, ८, ४, १; तां. २१, ३, ५; श्वभिः तां. ८, ८, २२; श्वभ्यः श. १४, ९, २, १४; श्वभ्यःऽ इत् शांआ. ९, ५; श्वा श. ११, १, ५, १; १२, ४, १, ४; १३, १, २, ९; १४, १, १, ३१; तै. १, ४, ३, ६; ३, ८, ४, १; गो. १, २, ८; श्वाऽइत् तै. ३, ८, ४, १ श्वानः श. ११, ५, १, ८; १४, ६, ९, २६; श्वानम् श. ११, ५, १०; ११; १२, १, २, ९; तै ३, ८, ४, १; जै. ५३; ५४; ९२; श्वानौ तै. १, १, २, ६; तैआ. ६, ३, १.
 श्वनी - -नी जै. १२४; -नीम् श. ६, ५, २, १९.
 श्व-पाद् (← पाद्) - -त् तैआ. ४, २९, १.
 श्व-लुचित - -म् श. ११, ५, २.
 श्वन्ति - -न् तै. ३, ४, ३, १.
 श्वा-जनि - -निः जैड. ३, १, ५, २.
 श्वा-पद् - -द् तैआ. ६, ४, २; -दम् शांआ. १२, ३; -द्वाः श. ४, २, ४, १६; ५, ५, ८, १०; १४, ४, २, २९.
 श्वभ्र - -भ्राः श. ११, २, ३, ८.
 श्वभ्र-कर्म - -र्मः गो. १, २, १४.
 श्वभ्र-प्रद - -रः श. ७, २, १, ८; -रम् श. ५, २, ३, २; -रे श. ५, २, ३, ३.
 श्वयत् - श्वयितुम् √ श्वि द.
 श्वशुर् - -रः ऐ. ३, २२; तै. २, ४, ६, १२; -रत्स्य तै. २, ४, ६, १२; -रात् ऐ. ३, २२; -रं मं. १, २, २०.
 श्वधू - -धाम् मं. १, २, २०,
 श्वसुध (√ श्वन्) - -धात् ऐ. ३, २०;

† ध्रुधी-पदसंभव एष नामधातुनयाऽऽख्यातिको निर्देशोऽत्रिभक्तिकः सौचान्तिको वेति चिन्त्यम् । § नामधातुनयाऽऽख्यातिको निर्देश इति विन्ययम् । † ← ध्रुनत् । ‡ ← ध्रुति इति H. । † उत्तराण्य क्रपिपदेनेकपथं सम्पादयन्तां Mत्. Kt. च चिन्त्यां । ‡ ← ध्रोपत् इति √ श्रुगोतेलैटि रूपत इति Mत्. † † उपा. ३, १९ द. । ‡ श्वनिन् (श्वनिन्) इति =व. ३०, ७ द. । ‡ श्वभ्र उर्जः इति G. सुपा. ।

श. १, १, ४, १४; का. २, १, ३, १७;
 तै. २, ८, ३, ५; जै. २०८; सा. ३, ७, ५
 श्वस्(ः) श. १, ६, ४, १४; २, १, ३, ९;
 ३, १, २, ४; २८^३; ४, १, १४: ४, ३.
 १, ११; ४, १, ६; ५, २, ३, २; ६-८:
 ५, १३; ३, १, २-१०; १३; ६, ४,
 ३, ६; ११, १, ४, १; ५, ४; १३.
 ४, ३, ६; १४, १, १, ३२; ४, ३, ३४:
 का. १, १, ४, १; २; ३, १, १४;
 १९^३; ४, २, ९; २, १, १, ३; ५; तै. १.
 १, ९, ८; २, ३, ४: ५, ६, ५; ६, ६, ३;
 ४; ७, ३; ३, ७, ४, ३; तां. ४, ४, ७;
 ५, १०, ९; ११, ५, १; १६; २८; २०,
 १३, २; जै. १३६; १५२; १६१;
 १६४^३; १६८; १६९; १७०; १८२^३;
 १८४; १८६^३; २०५; जैड. ४, ११, ४,
 ४; गो. २, १, २३; २, २४; श्वस्(ः)S-
 श्वस्(ः)श. २, २, २, १९^३; ४, ३, ४,
 ३३^३; २, ५, २, १२; १३; ११, १, ५,
 ४; का. १, २, २, ४^३; १५^३; तै. १, ५,
 ६, ६; तां. ४, ७, ७; ६, ९, १८; गो.
 १, २, ४.
 श्वः-श्रेयस्- -म् श. २, १, १, १३;
 २, ११; का. १, १, १, ९; २, ७.
 श्वः-श्व- -म् श. २, १, ३, ९; का. १,
 १, ३, ८.
 श्वः-सुत्वा- -त्या शां. ३०, ६; -त्याम्
 ऐ. ६, ३४^३; ७, १; श. ३, ५, १,
 १३; १५; तां १६, १२, १; जै.
 १३६^३; गो. १, ३, १८; २, ६,
 १४^३; -त्यायाः श. ५, १, १, १६;
 -त्यायाम् ऐ. २, ३; -त्यायै श.
 ३, ७, २, ३.
 श्वः-स्तोत्रिय- -यः ऐ. ६, १७; -यम्
 ऐ. ६, १७; गो. २, ५, ११^३; -यान्
 शां. २८, १०.
 श्वस्तन- -म् ऐआ. २, २, २^३; का. १,
 १, ३, ८^३; तां. ४, ७, ७; ९, १८; ५, ७,
 ५; १५, ९, १७^३; जै. १६८^३; १७०^३.

श्वस्तन-वत्- -वत् तां. ११, ५.
 १५: -वान् तां. १२, १३, १०.
 श्वोऽन्याधेय- -म् श. २, १, ४, १^३.
 श्वोवसीयस्- -म् जै. १०३^३.
 श्वोवस्यस्- -म् तै. २, २, ९, १०.
 श्वाङ्क्षित- -तानिऽव जै. १६४. पद.
 श्वाङ्ग- -त्रः तां. १, ४, ६; मं. २,
 ४, ६; -त्राः श. ३, २, २, १९^३;
 ९, ४, १६^३; -त्राय मं. २, ४, ६;
 -त्रासः तै. २, ७, १२, १.
 श्वाजनि-श्वापद्- गद.
 श्वापि- -पयः तैआ. १, ९, ५.
 √शिव, अश्वयत् श. १३, ३, १, १; ११,
 ८, ३, ५; अश्वयत् श. ४, २, १,
 ११; १३, ३, १, १; २; तै. १, १, ५,
 ४; तां. २१, ४, २.
 शूशुवत् तै. २, ८, ५, २.
 श्वयत्- -त् तै. ३, ९, २१, २.
 श्वयितुम् श. १०, ६, ५, ६; १३, ४,
 ४, ६.
 श्विकन- -वनानाम् श. १२, ८, ३, ७;
 १३, ५, ४, १५.
 श्विकती-चिड- -यः तै. २, ७, १२, १.
 श्विन्न(√शिवत्)- -त्रः तां. १२, ११,
 ११; जै. १७७^३; -त्राः जै. १७७.
 श्वेतु, ता- -तः ऐ. ६, ३५^३; ७,
 १८; श. २, ६, ३, ९^३; ३, ५, १,
 १९; २०; ६, २, ४, ५^३; का. १, ६,
 ३, ७^३; तै. २, ८, १, १; तैआ. १,
 १०, ५; ३, ११, १०^३; जै. ५२;
 १६१^३; गो. २, ६, १४^३; -तम्
 शां. ३०, ६; श. २, ६, ३, ९; ३,
 ५, १, २०; १३, २, २, ७; ९; ५, ४,
 २२; तै. २, ४, ४, २; ८, १, १; ३,
 ९, २१, १; तैआ. ३, ११, ९; तां.
 १६, १२, ४; जै. १३६; २०७; सा.
 ३, ९, ८; -तम्ऽव शां. २, २;
 -ता शां. २, ८; श. ५, ३, २, २;
 तै. १, ७, ३, ८; -ताः ३, ९, ९, ३;

तैआ. ४, ३६, १; -तान् ऐ. ८,
 २२; तैआ. १, ११, ८; -तानि तै. २,
 ४, ४, १; -ताभिः तैआ. ४, ३६, १;
 -ताम् जै. १३६; गो. २, १, २६;
 -ताय तै. ३, ८, १७, ४; -तायै श.
 ५, ३, २, १; २; तै. १, ७, ३, ७; ३,
 १, ६, २; -तेभ्यः श. १४, ६, ८, ९.
 श्वेत-कुभ- -म् तैआ. १, २८, १.
 श्वेत-केतु- -तुः शां. २६, ४; श. ३,
 ४, ३, १३; ४, २, ५, १५; १०, ३, ४,
 १; ११, २, ७, १२; ५, ४, १८; ६, २,
 २; १२, २, १, ९; १४, ९, १, १; जै.
 १५९; गो. १, ३, ३; ५, २; -तुना
 श. ११, ६, २, १; -तुम् शांआ. ३, १.
 श्वेत-पुष्प- -म् सा. २, ३, ५.
 श्वेतपुष्पी- -म् सा. २, ३, ४.
 श्वेत-वत्सा- -त्सा श. ५, ३, २, २;
 तै. १, ७, ३, ८; -त्सायै श. ५, ३,
 २, १; २; तै. १, ७, ३, ७.
 श्वेत-व(र्ण-→)र्णा- -र्णा गो. १, १,
 २७.
 श्वेत-सिकद्रुक(सिकत/द्रुह)-
 -कः तैआ. १, १२, ३.
 श्वेता(-तऽअ-)नूकाश- -शाः शां.
 १४, १.
 श्वेता(-तऽअ-)श्व- -श्वः जैड. ४,
 १, १, १.
 श्वैकन(←शिवकन)- -कनः श. २, ४, ४,
 ३; का. १, ३, ४, २; -कनस्य जै. १५२.

-०-०-

ष

ष- षः ऐआ. ५, १, ६.
 ष-कार- -रः ऐआ. ३, २, ६; शांआ. ८,
 ११; -रम् शांआ. ८, ११.
 षट्, षप्- द.
 षट्ऽइति॥ ऐ. ३, ६; शां. ३, ५; श. १,
 ७, २, २१; १०, ४, १, ३; १४; २०.
 षड-कुण्ड- -ण्डौ तां. २५, १५, ३;

ॠ अन् प्रत्ययः । तु. पा. ५, ४, ८० द. । † आशुशब्दस्य वर्णव्यत्यय इप्रत्ययदेवेति भा. । ‡ 'दिवचीचयः' इति
 मुपा. चिन्त्यः । तु. =य. ३३, १ । † 'पुरुषः' इत्यस्यान्तिममक्षररूपम् । ‡ वषट्त्वित्यस्यान्तिममक्षररूपम् ।

षष्- पट्, ड् ऐ. १, २, ३; २, २९; ४१;
 ३, ६; ७; ५०; ४, १६; २८; ६, २०;
 २४; ऐआ. १, ३, ८; ४, २; ३, २,
 ४; ५, १, १; २, २; ४; ३, १; २; शां.
 १, ४; २, ८; ३, ४; ५; ५, ७; ८, ८;
 १३, ३; ९; १४, ५; १५, २; १७, १;
 १८, १०; १९, ३; ७; २३, १; २५,
 १; ७; ८; २६, ७; १६; २७, १; ३;
 २८, ३; २९, ६; ३०, १०; शा. १,
 २, ५, १२; ५, १, २२; ७, २, २१;
 २, १, १, १३; २, २, ३; ३, २६; ४,
 २, २४; ६, १, ४; ९; ४२; ३, ४, ३
 १७; ४, १८; ६, १, ३; ४, १९; ४,
 १, १, ३; २, ७; ३, ६; ३, १, १०;
 १३; ४, ३; ४, ५, १८; ५, ५, १२;
 ५, २, १, ३; ४; ३, ५, ६; ५, २, ३;
 ४; ६; ७; ६, २, ३, ७; ३, २, १०;
 ४, २, १०; ४, ११; ५, ४, ९; ७, १,
 १६; १८; २०; २४; २७; ७, ३, १,
 ३५; ५, १, ११; ८, ४, १, १४; २१;
 २२; ४, ९; ५, ४, १०; १२; ९, १, १,
 ४०; २, २, ७; ३, ४५; ४७; ३, ३,
 १८; ४, १८; ४, ३, ८; १०, १, ४,
 ८; ३, ५, ७; ६, २; १०; ४, २, ८;
 ११, ३, २, १; ४, १, ४; ११; २, ५,
 ४, १; ५, ४, ७; १०; १२, २, २, ३;
 १२; १८; ३, ६; ८; ३, २, १; ५,
 १३; ८, २, २९; ३४; ९, १, ९;
 १३, १, ५, ६; २, ८, ४; ४, ४, ५;
 ५, २, १९; ४, १६; १७; २८; ८, २,
 ६; १४, १, ३, ३२; ४, १; ६, ९, २;
 ८; ९, १, १८; १९; का. १, १, १,
 ९; २, २, २; ३, ३, २०; ६, १, ३;
 ७; २८; २, २, ३, ११; तै. १, ३,
 १०, ३; ४; ४, ६, ७; ६, ८, ७; ८;
 ९, १०; ७, ७, ५; ९, १; २; ८, ४,
 ३; २, १, ४, ६; ३, ६, ३; ५, २, १;
 ३, ३, ७, २; ८, ९; ७, ७, ११; ८,
 २, १; ९, ६, २; १४, ४; तैआ. १,

३, १; २, ८, १; ५, ४, १२; ६, १;
 ७, २; ९, ६; ६, ५, २; ३; तां. ४, १,
 ९; ४, ११; १०, २, ४; ३, १२; १२,
 ९; १६, १, ८; १७, २, २; १९, १५,
 ३; १८, ५; २२, १, ३; २३, ६, ६;
 २२, ३; २४, १६, ३; १७, १; २५,
 ३, २; जै. ६४; ८९; १०८; ११७;
 १३१; १६८; १६९; जैज. १, ६,
 १, ६; ६, २, १; २, १, १, १; २, ३, ७;
 २, ४, ६; ४, ८, १, १; आ. १, ३३९;
 ५१५; २, १४, १; २४, १०; जैआ. १,
 ३३९; ५१५; ५२६; ५३८; २, २, २,
 १३; सं. १, २, ११; सं. ३; ष २,
 १; २; ४, ७; गो. १, २, ९; ३, ८; १०;
 ४, १८; २४; ५, ५; ६; २३; २,
 १, २, ३; २४; २, ७; ३, २; ७; ६, २;
 १५; षट् षट ऐआ. ५, २,
 ५; शां. ३०, १०; शा. १३, ५, ४,
 १७; षट्सु ऐ. ३, १७; शा. १०,
 २, ३, ५; ५, १४; ११, ४, ७; जै.
 १६८; षट्सु षट्सु शा. १०, १,
 ५, ४; षट्भिः ऐ. १, १२; ५, १०;
 ८, १४; १९; शां. ६, ८; शांआ.
 १२, ८; शा. १, २, ५, १३; ४, १,
 १, ३; ६, २, १; ५, ५, २, २; ९, २,
 ३, ४७; १३, २, ७, ६; ५, ४, २८;
 का. २, २, ३, ११; तां. ४, ४, ११;
 ६, १७; गो. २, ६, १०; षट्भ्यः
 तां. १६, ५, २०; जै. १६८; ष.
 २, १; २; षण्णाम् का. १, २, ३, २३.
 पट्-कपाल- -लः शा. २, ६, १, ४; का.
 १, ६, १, ३; तां. २१, १०, २२;
 -लम् शा. २, ६, १, ४; ८; का. १,
 ६, १, ३; ७; तै. १, ६, ८, २; ३, १,
 ४, ८.
 पट्-कृत्वसः (ः) तै. २, ३, ६, ३.
 पट्-चितिक- -म् शा. १०, ४, १, २.
 पट्-तय- -म् शां. २०, १.
 पट्-त्रिंशद्- -शब्द शां २५, ८;

शांआ. २, १७; शा. ६, २, २, ३१;
 ४, २, १०; ७, १, २, २३; ८, ३, ३, ८;
 ११; १०, ४, ३, १६; १९; ५, ३, ३-
 ७; ९; ११; ४, ५; ७; १०; १२;
 १८; १२, २, ३, १; ३, ३, १३; ७, २,
 १५; १३, ५, ४, २७; तां. १०, ३, ९;
 २५, १०, ४; गो. १, १, २४; ३,
 १८; ४, १२; -तम् ऐ. ७, १; ऐआ.
 २, २, ४; ३, ८; शां. ३०, १०; शा.
 ३, ५, १, ४; १०, ४, ३, ८; ५, ३, ३-
 ७; ९; ११; १३, ८, ३, १५; तै. ३,
 ९, १२, १, २.
 पट्त्रिंशद्-प्रक(म→)मा- -म् शा.
 १०, २, ३, ४; ८.
 पट्त्रिंशद्(-त्ऽअ-)क्ष(र→)रा-
 -रा ऐ. ४, २४; ७, १; शा. ३, ५, १,
 ९; ६, ४, २, १०; ७, १, २, २२; ८, ३,
 ३, ८; १२, २, ३, १; ३, १, ३; ७, २,
 १५; १३, ४, ३, १५; ५, ४, २८; तै.
 ३, ९, १२, १; २; तां. १०, ३, ९;
 गो. १, ३, १८; ४, १२; -रा; तां १६,
 ११, १०; -रायै शा. १०, ५, ४, ८.
 पट्त्रिंशद्(-त्ऽअ-)वदा(न→)ना-
 -ना गो. १, ३, १८; ४, १२.
 पट्त्रिंशद्दह(-त्ऽअहन्)- -हः ऐ.
 ४, २४.
 पट्त्रिंशदि(-त्ऽइ-)ष्टक- -कान्
 शा. १०, ४, २, १६.
 पट्त्रिंशद्-विक(म→)मा- -मा
 शा. ३, ५, १, ९.
 षट्-त्रिंश- -शः शा. ८, ४, १, २४;
 तै. २, ७, ६, १; ३; तां. १९, १३,
 १०; -शम् तां. २५, १, १; २, १;
 -शाः शा. १३, ५, ४, २०.
 पट्त्रिंशु- -शो शा. १०, ४, ३,
 १९; ५, ४, १५; -शुयौ शा. १०, ५,
 ४, ५, ७.
 पट्त्रिंशि(न्→)नी- -नीम् जै.
 ११८; -न्यः तां. १६, १, ८.

‘कृत्वस’ इत्यत्र टि. इ.।। ‘शतम्’ इति सुपा.। परं व्याख्यान उपरि मुद्रित एव पा. उपलभ्यते तथैवात्र माधु प्रतीयते।
 † ‘षट्...माम्’ इति अज. सुपा.। तत्रोभयपदप्रकृतिस्वरत्वं प्रामादिकम्।

पट्-पञ्चाशत्-शतम् श. १२, ३, ५, १३^१.

पट्-पद्, दा- -इम् ऐ. २, ३९; ४१; -दा शां. १४, ५; तां. १३, ४, २; -दा: ऐ. ५, १०; ऐआ. १, ५, १; शां. २३, १; २; श. १३, ५, १, ९; १०; तां. १३, १०, २; ३; गो. २, ६, १०; -दासु तौ. २, ८, ८, ४; -दासु शां. २२, ७; तां. १३, १०, १७.

पट्-पाद- -द: गो. १, २, ९.

पट्-पुत्र- -त्र: जेउ. २, २, ३, ७.

पट्-शत- -म् श. १२, २, १, ६; गो. १, ५, २३^१.

पट्-पोडशिन्- -शी तां. १७, २, १.

पट्- -पट्-पय

पट्-अक्षि- -क्ष: श. १, ६, ३, १; ५, ५, ४, २; तै. ३, ६, १३, १.

पट्-अक्षर- -रम् गो. २, ३, १०; -रेण ऐ. ३, १२; तां. १२, १३, २९; जै. ७४; गो. २, ३, १०.

पट्-अक्ष- -क्ष: ऐ. २, ३९; शां. १३, ३; २०, ३; -क्षम् ऐ. २, ३९; -क्षानि गो. १, ३, १६.

पट्-विद्- -विद: गो. १, १, २७.

पट्-रत्नि- -रत्नि:शां. १०, १; -रत्निम् श. ३, ६, ४, १९^१.

पट्-अश्व- -श्वै: तैआ. १, १०, ३.

पट्-अह- -ह: ऐ. ४, १५^१; ५, २२^१; ६, १८; शां. १९, १०; २२, ६; २५, ११; २६, १; श. १२, २, २, १२; २, ३, ९; ४, २; ७; तां. ४, १, १०; १६; १२, १२, १४; १४, १, १; २२, १, १; ३; ४, १; ६; १, १; ६, १; १०, १; ११, १; १२, १; ५; १८, १; २३, १, १; ३, १; ४, १; ५, ६, १; ४^१; ७, १; ६; १२, १; १४, १; १५,

१^१; १६, १^१; १७, १; १८, १; १९, १^१; २४, १, ४; २, १^१; ११, १; १२, १; १४, १; १५, १^१; १८, १^१; २०, १^१; २५, १, १^१; २, १^१; जै. १५७^१; १६८; गो. १, ४, १२; -हम् ऐ. ४, १६^१; १, २२; शां. १९, १०^१; २२, १; श. १२, १, २, २; ३, १०; ११; १८; ३, ३, ७; तां. ४, १, ११; १०, १२, ६; गो. १, ४, ९; १०; ५, १०; -हयो: श. १२, २, ३, १३; गो. १, ४, १६; -हस्य शां. १९, १०; २४, ९; श. १२, ३, ३, ६; १३, ५, ३, १०; तां. ५, ८, ८; जै. १६३^१; गो. १, ५, १०; -ह्य: ऐ. ४, १७^१; शां. २६, १; श. १२, २, १, ६; ७; तां. ४, १, १४; २३, २६, १; २८, १; २४, ४, १; ५, १; ६, १; ८, १; ९, १; १३, १; १४, १; १६, १; १७, १; १८, १; १९, १; २०, १^१; २५, १, १; २, १^१; गो. १, ५, २३; -ह्यत् जै. १६३; -ह्यन् श. १२, ३, ५, १३; तां. २४, १६, ३; ४; गो. १, ५, ६; -हानि ऐ. ४, १६; तां. १०, १२, ९; गो. १, ५, १; -हाम्याम् तां. ४, १, ११; -हाय तां. १४, १, १०; ११; -ह्ये ऐ. ४, १७; शां. २५, ११; श. ४, ५, ४, १३; ११, ५, ४, १०; १३, ४, १, ४; तां. १४, १, २; ५, ८; २६; ११, ५; ३५^१; १५, ५, ५; ३२; -हेन ऐ. ४, १५^१; शां. १९, १०^१; तां. ४, १, ८; १५; -ह्यै: शां. १९, ३^१; तां. ४, १, १३; -ह्यौ श. १२, २, ३, १; तां. ४, १, १२; १३; २३, २०, १; २; २२, १; ५; २३, १; २५, १; २४, १२, १^१; १३, १; १६, १; ५; २५, १, १^१; २, १.

पट्-ह-क्लस- -म् शां. १९, १०.

पट्-ह-मुख- -खे तां. ५, ८, ७; ८.

पट्-ह-विभक्ति- -क्ति: तां. १०, ६, ७.

पट्-ह-शस्त्र- -शस्त्र: शां. २६, १.
पट्-ह-स्तोत्रिय- -यम् गो. २, ५, १५; -यान् ऐ. ६, १८.

पट्-ह-उज- -याम- -म् श. ६, ७, १, १६; १८; २०; २४; २७.

पट्-ह-उज- -च- -च: तां. १५, १, ११; -चम् ऐ. ६, २०; ऐआ. १, ३, ८; शां. २५, ७; ३०, ९; श. २, ३, ४, १६; ७, ३, १, ३५; का. १, ४, १, १३; गो. २, ६, २; -चस्य श. ७, ३, १, ४१; ४३; -चा: तां. १५, १, ९; १०; -चान् गो. १, १, ५; ८; -चेन श. ७, ३, १, ३५; ४१; ४७; ९, ५, २, ७^१; -चौ तां. १२, ७, १०.

पट्-ह-उज- -तु- -तु: शां. १४, १; २०, ३; -तुम् शां. १४, १^१.

पट्-भाग- -म् सं. ४.

पट्-गव- -म् श. ७, २, २, ६; १३, ८, २, ६.

पट्-ग्राम- -म् जै. १६८.

पट्-ह-इ- -इ+धा श. १३, ५, ४, १७; तैआ. ३, ११, ५; तां. ७, २, ४.

पट्-ह-इ- -इ+हे- -त: तै. २, ३, ११, २; ३; -तम् तै. २, ३, ११, ३.

पट्-ह-इ- -इ+ह- -ता श. ११, ७, २, ६; तै. २, २, ३, २; ८, १; ३, १, १; ३; २, ३; ६, ४; ११, ३; तैआ. ३, ७, ३; ६, ७, ३; -तार: तै. २, ३, ५, २; -तारम् श. ११, ७, २, ६; तै. २, २, २, ३; ४; ८; ३; ११, ३^१; ३, ७, ३; १०, २; ४; ३, १२, ५, ५; तैआ. ३, ११, ५; -तु: तै. २, २, ११, ४; ६; तैआ. ३, ११, ५; -तृणाम् तै. २, ३, ५, ६; -तृणाम् तै. ३, १२, ५, २; -त्रा तै. २, २, ८, १; ४.

पट्-ह-देवत्य- -त्यानि तां. ७, २, ३.

पट्-रात्र- -स्य तां. १३, ९, १५;

† 'ह' इति मुपा. भ्रष्टः । ‡ 'पट्चात्र' इति मुपा. नितरामशुद्धः ।

१०, १७; -त्रे सा. ३, ८, ३; -त्रेण सा. २, ५, ६.
 षट्-वर्ग- -म् सा. २, ७, ३.
 षट्-विंशति- -ति: ऐ. २, ६; शां. १०, ४; श. ८, ४, १, २५; १२, ३, २, ३; तै. ३, ६, ६, ३; तां. २३, २२, ७; गो. १, ५, ५.
 षट्-विंश- -श: श. १२, ३, २, ३; तां. २२, १८, ६; गो. १, ५, ५; -शा: तै. ३, ११, २, ४; -शेषु तै. ३, ११, २, ३.
 षट्-विंशो- -श्यौ' श. १२, ३, २, २; गा. १, ५, ५.
 षट्-विंशत्सर्वस्वर- -म् तां. २४, ७, १.
 षट्-विध- -ध: ऐ. २, ३९; शां. १३, ३; २०, ३; -धम् ऐ. २, ३९; शां. १४, १; १५, २; श. १०, ४, १, १४; २०; -धेन शां. १४, १.
 षण्- -षट्- -षष्
 षण्-णि(-नि)धन, ना- -नम् आ. २, १, ४; -ना: तां. १३, ९, १५.
 षण्-मयूख- -म् तै. २, ५, ५, ३.
 षण्-मात्- -स: शां. १९, ३; जै. ५९.
 षण्मास्य- -स्यम्, -स्या: श. श. ९, ५, १, ६३; -स्यानि ऐ ४, २२.
 षण्-मुख- -ख: तैआ. १०, १, ६; १६.
 षष्टि- -ष्टि: ऐ. २, १७; ४, १२; ७, २; शां. २६, १; शांआ. ८, १; २; श. १, ३, ५, ९; ६, २, २, ३५; ३६; ३७; ८, ३, ४, ११; ९, १, १, ४३; ३, ३, १८; १०, २, ६, १, ४, २, २; ४; ३, १३; १९; ५, ४, ४; ५; ७; १०; १२; १४; ११, १, २, १०; ११; १२, २, १, ७, ३, २, ३; तैआ. १, ३, २; गो. १, ५, ५, २३;

-ष्टिम् ऐ. २, १७; श. १०, ४, ३, ८; तां. ९, ३, ५; -ष्व्याम् ऐ. ४, १७; श. ६, २, २, ३६; ३७.
 षष्टि-शत- -शतानि ऐआ. ३, २, १; २; शां. ३, २; ११, ७; १६, ९; १९, ८.
 षष्टी(-ष्टिइ-)ष्टक- -कान् श. १०, ४, २, १२.
 षष्ठ- -ष्ठ: शां. १२, ८; ३०, १०; श. २, १, १, १३; ८, ५, ४, ८; का. १, १, १, ९; तै. १, ३, १०, ४; आ. २, २२, ६; गो. १, ३, १०; -ष्टम् ऐ. ५, ९; १०; १२; १३; १४; १५; ६, २६; ३६; ७, १५; शां. ३, ४; ६, ७; २१ १; ४; २३, ४; ५; ६; ७; ८; २५, ११; १५; २६, ८; २९, ५; ३०, ३; ८; श. ४, ५, ५, १२; ९, ४; १२, २, ४, ७; १३, ७, १, ८; तै. २, ३, ४, ४; ११, २; तां. ४, ४, ७; १२, ११, १९; १३, ८, ३; ९, ९; ११, २०; १०, २; ३; १४; ११, २०; १४, ३, ८; १७; २४, १, ४; गो. २, ६, १०; ११; -ष्टम्S-ष्टम् ऐ. ५, १४; -ष्टस्य ऐ. ५, १०; १२; १३; १५; १६; शां. १९, १०; २१, ४; २५, ११; १५; २९, ७; तां. १०, ६, ६; ७, ४; ८, १; ९, १; १०, १; ११, १; १९; १३, ६, १५; ७, १; १०, २; ३; गो. २, ६, १०; ११; -ष्टा: तै. ३, ११, २, २; -ष्टात् जै. १९२; -ष्टे ऐ. ५, ९; १०; १२; १३; १४; १५; १६; ६, १९; २६; ३१; ३६; शां. २५, १; २६, ७; २९, ५; ६; ७; ३०, ३; श. ४, ५, ९, ४; १३, ४, ३, १०; १४, ३, १, १; तै. १, २, २, ३; ८, १, १; तैआ. ५, १२, २; तां. १३, ११, ४; १४, ५, ४; जैउ. ४, ६, ३, ६; गो. २, ६, १, ६, ९; १०; ११; १६; -ष्टेS-ष्टे गो. २,

२, १; -ष्टेन ऐ. ५, ११; १४; ६, २४; ३२; शां. २१, ४; २३, ५; ८; तां. १०, १२, १; सा. ३, २, ५; गो. २, ६, ११; -ष्टेडु श. १०, २, ६, ८; तै. ३, ११, २, १.
 षष्टी- -ष्टी श. ८, ५, २, ७-१०; ४, ८; ७, ४, १७; २१; १०, २, ५, १४; ११, २, ७, ६; तां. १६, ५, ९; १९; ष. २, २; -ष्टीभ्याम् जै. १६२; -ष्टीम् श. ८, ७, ४, १७; १०, १, ४, ७; तै. ३, १२, २, ९; ष. २, १; -ष्व्या: श. ८, ५, ३, ५; -ष्व्या: श. ८, ५, ४, १०; -ष्व्याम् श. १, ४, ३, १६.
 षाष्टिक- -कौ तैआ. १, ३, २.
 षोडशन्(-षड्-दशन्) -शा ऐ. २, ३७ शां. ८, १; १४, २; श. ५, ३, ४, २३; ७, २, २, १७; १०, ४, १, १७; १८; १९; २, १४; ११, ६, ३६; १३, १, ६, २; ३, ६, ५; तां. १८, ३, २; जै. ८९; १४५; जैउ. ३, ७, १, ८; ४, ११, ४, १; गो. २, ४, १९; ६, १५; -शS-श श. १३, २, २, १३; ५, १, १५; -शभिः षे. ४, १; शांआ. १२, ८; श. १२, ८, ३, १३; तै. १, ७, ५, ५; तां. १३, ५, २२; १९, ६, १; गो. २, ४, १९; -शभ्य: तां. ३, १२, १; २; १३, १; -शभ्यःS -शभ्य: तां. ३, १२, २; -शसु ष. १३, ५, १, १.
 षोडश-कल- -ल: श. ७, २, २, १७; ९, २, २, २; ११, १, ६, ३६; १४, ४, ३, २२; २३; तै. १, ७, ५, ५; जैउ. ३, ७, २, १; ष. ४, ६; -लम् षे. ५, २६; शां. ८, १; १६, ४; १७, १; २२, ९; श. १३, २, २, १३; ५, १, १५; ६, २, १०; जैउ. ३, ७, १, ८; ४, ११, ४, २; -ला: श. १२, ८, ३, १३; १३, ३, ६, ५;

† 'विंशो' इति मुपा. चिन्त्यः । || '-त्रि-' इति मुपा. ।] = १६०; परं तस्यैव 'त्रीणि' इति वि.- योगात् = त्रीणि अतानि च षष्टिद्वच(=३६०)। अथवा ष्यगेव पदे स्यातां 'षष्टिः' इति च 'शतानि' इति च । ष-उट् शुक् चाऽुपा. ६, १, १८०.

तां. ३, १२, २; १९, ५, ६; ६, २; -लेन
 ऐ. ५, २६.
 षोडश-गृहीत- -म् श. ९, २, २,
 २:६.
 षोडश-धा जैड. १, १५, १, २; ३, ७.
 षोडश-पदा- -म् ऐ ४, १.
 षोडश(-शन्ऽकृ-)- -चैन श.
 १३, ६, २, १२.
 षोडश-शत- -म् जैड. ४, २, १,
 ११.
 षोडशाक्षर, रा- -रम् जैड. ३, ७,
 १, ९; -रा ऐ ४, ३; -रा: शां.
 १७, २; -रागि जै. ८९; जैड. ३,
 ७, २, १; -रेण तां. १२, ११, २०.
 षोडशाहव- -म् शां. १६, ४.
 षोड(ळ)शु- -शां: ऐ. ४, १; तां.
 १७, १, २, ९; जै. १४५; -शम् शां.
 १७, १; तां. १७, १, १; २०, १४,
 १; जै. १४५; -शा: तै. ३, ११,
 २, ३; तां. १७, १, ९; -शान् गो.
 १, १, ५; -शानि तां. १७, २, २;
 १९, ५, ६; -शै तां. १७, ३, ३;
 -शेषु तै. ३, ११, २, २.
 षोडशी- -शी श. १४, ४, ३, २२;
 २३; प. ४, ६; -श्य: श. ६, २,
 २, ९; -श्या श. १४, ४, ३, २२.
 षोडशिन- -शि प. ३, ११; -शिन:
 ऐ. ४, १; ४; शां. १७, ३, ४; श.
 १२, २, १, ६; ७; ३, ५, १३; तै. १,
 ३, ४, १-३; तां. ६, १, ५; गो. १, १,
 ८; ५, ६; २३; २, ४, १९; -शिनम्
 ऐ. ४, १; ४; शां. १७, १; ३; २२.
 ९; श. ४, ५, १०, ८; ५, १, २, ३;
 ३, १; तै. १, ५, ३, २; तां. १२, ११,
 ६; १४; २०; १३, १०; ११; १८, ६,
 २४; २१, ९, ९; जै. ७३; ७४; ७६;
 ७७; प. ४, २; सा १, ४, ३; -शिना
 ऐ. ४, १; ३; ४; श. ५, ५, ३, ३;
 तै. २, ७, १४, १; तां. १२, १३, २;

१२; १३; १५; १८; २५; २०, ३, २;
 जै. ७६; ७७; -शिनि प. ४, २;
 -शिनि श. ४, ५, ३, ९; १०; ५,
 १, ३, १; -शी ऐ. ४ १; २; ३;
 ४; शां. १७, १; २: ३; ४; श.
 ३, ९, ३, ३३; ४, २, ५, १४; ५, ३,
 १; ६, ३, ३; ५, १, ३, १; ८, ५, १,
 १०; १२, २, २, ७; २३, ५, ३, १०;
 ५, ४, ९; १०; २०: तै. १, ३, ४, १;
 ३, ७, ९, ५; तैआ. १०, १, १०; १०,
 २; तां. ६, १, ५; १२, १३, १; ८;
 १८; १६; १८; २५: ३-३३; १८,
 ६, १९; २३; १९, ६, ३; २०, ३, १;
 ११, २; २१, ५, ६; ७, १, ८, १; ६; ९,
 ६; ९; १०; २३, १०, ३; जै. ७६;
 ७७; जैआ. २, २, ४, १; प. ३, ११;
 गो. १, ४, २०; २, २, १३; १४.
 षोड(ळ)शिनी- -शिनी ३म् ऐ. ६,
 १५.
 षोडशि-ग्रह- -म् जै. ७७.
 षोडशित्व- -म् ऐ. ४, १; गो.
 २, ४, १९.
 षोडशि-मन्- -मत् तां. २४, ११,
 १; -मन्त: तां. २१, ५, १; ६;
 -मान् श. १२, २, २, ७; तां. १८,
 ६, १; १९, ६, ३; प. ३, ११; गो.
 १, ५, २३.
 षोडशि-सामन्- -म ऐ. ३, ४१;
 ४, २; तां. १८, ६, १८.
 षोडशिक- -कम् गो. १, ५, २४.
 षोडा(=षप+धा) जै. ३.
 √षिन्, षीवति ज. १५७.
 - - - - -
 स
 सां ऐ. ८, २७.
 सं← सम्
 सं/यत्, संयजति श. ४, २, १, ३३;
 गो. १, ५, २१; संयजन्ति शां. १३,

६; १४, ४; १५, १; १६, १; २८, ३;
 २९, २: ३०, १; संयजामि तै. ३,
 ७, ६, २१; समयजन्त तै. १, ४,
 १०, ३; समयजन्त तै. १, ४, १०,
 ५; समयजन् श. ९, ५, १, २९.
 संयाजयति श. २, ५, २, ४५; का.
 १, ५, १, ३७; संयाजयन्ति ऐ. ३,
 ४५; श. १, ३, १, २१; ९, २, ५;
 ३, १, ३, ६; २, ३, २३; ८, ५, ६; ४,
 २, १, ३२; तै. १, ६, ९, १०; संया-
 जयन्ति श. ३, ८, ५, ६; ४, ६, ८,
 १९; १२, ३, ५, १; तां. ५, १०;
 १२; गो. २, १, २५; संयाज्य श.
 १, ९, २, २५; समयजयन् ऐ. ३,
 ४५; संयाजयेत् ऐ. १, ११; शां.
 ७, ९; श. १, ९, २, २५; संयाजयेयु:
 तै. १, ६, ९, १०.
 सं-याजयिष्यत्- -प्यन्त: श. १,
 ९, २, १.
 सं-याज्य श. २, ५, २, ४५; तां. ४,
 ९, १.
 सं-याज्या- -ज्ये ऐ. १, ५; १०; १७;
 शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५, ८;
 ७, २; ९; ८, ३; श. १, ६, २, १२;
 २, २, १, २०; ११, १, ५, ९; ४, १,
 १३; ३, १९; १२, ४, ३, ५; ४,
 १-५; १३, ४, १, १३; १५; २, ७;
 १०; १३; का. १, २, १, १२; गो.
 १, ३, ९; २, १, १९; २१; २३.
 संयाज्या-त्सु(ः) शां ४, १.
 संयाज्या-रूप- -म् शां. १, १.
 सं/यत्, संयेताते जैड. २, ४,
 १, १; संयेतिरे ऐ. ८, १०;
 जैड. २, ४, १, १; संयतामहै गो.
 १, २, १९; समयतन्त ऐ. १, १४;
 २३; २, ३६; ५, ११; जैड. २, ४,
 १, १; जै. ५; गो. १, ३, ५; २, ४,
 ११; ६, ११; सम्...अयतिष्य
 तैआ. ४, ७, ४; ५, ६, ९.

† 'षोडशिनम्' इति पाठान्तरम् । † 'सामन्' इत्यस्याद्यमक्षररूपम् । † 'ज्या' इति W. मुपा. स्तरो

१सं-यत्- -यत् श. ८, ५, २, ५^१;
-यत्तम् श. २, ३, ८; तै. २, ४, ५, ६;
तां. ६, ९, २३; -यत्ता तै. २, ४, ८, १.
संयुद्ध(-तृष्व-)-सु- -सुः ऐ. २,
२७^१; श. ८, ६, १, १९^१.

सं-यतिप्यमाण- -णः ऐ. ८, १०.
सं-यत्त- -त्तयोः श. १, ५, ३, ६;
१७; -त्ताः शां. १, २; श. १३, ३,
४, १; का. १, ६, ४, ३; तै. १, १, ६,
१; २, ६, ६; ३, १, १; ५, २, ३; ६, ३;
९, १; ६, २, ५; ६, १; ७, १, २; ८, ३,
३; ३, १, ४, ७; ३, ५, १; ९, ११, २;
तैआ. ५, ८, १३; जै. १६; ७४^१;
घ. १, १; गो. १, १, २३; २, २, ७;
-त्तान् श. ३, ५, १, २, १.

२सं-यत्(√इ)- -न्तौ ऐ. १, ३०; ४,
२७.

सं/यम्(→यच्छ्), संयच्छति शां.
१३, ७; सुम्...यच्छति तै. २, १,
३, ८; समयच्छत् तै. २, १, ३, ८;
सुम्...यच्छ^१ तै. ३, १०, ४, ३.

सं-यत्, ता- -तः श. ११, १, ३, ४;
जैठ. ३, ३, ३, ९; -त्ता सं. १^१.

सं-यन्तुम् श. १४, १, १, ६^१.

सं-यमन- -म् शांआ. ४, ५.

सं/या, संयाति श. ८, ३, ४, ७; ७,
१, १३; २३; समयुः श. ८, ३, ४,
७; ७, १, १३; २३; गो. २, ५, ९.

सं-या(त→)ता- -तानाम् तै. २,
४, ३, ३.

सं-यानी- -नीः श. ८, ७, १, १४;
२४; -न्यः श. ८, ७, १, १३^१;
१४; २३; २४.

संयाज्य, ज्या- सं/यज् द्र.

संयानी- सं/या द्र.

सं-यासु(√यस्)- -साय तैआ. ३,
२०, १.

सं/यु, संयौति श. १, २, २, ३^१;
का. २, २, १, ३^१; संयौति श. १,
२, ३, ८; ६, ५, १, ३; का. २, २, १,

२१; संसम्...युवसे तै. २, ५, २,
४; संयौमि श. १, २, २, ३; तै. ३,
२, ८, ३.

सं-युत, ता- -तम् तै. २, ४, ८, ७;
मं. २, १, १६; -त्ता जै. २०५^१.

सं-युत्य का. २, २, १, ३.

सं-यूय सा. २, ६, १०; ७, ८; ३,
१, ७.

सं/युज, संयुनक्ति श. ९, ३, २, ६;
तां. १४, ३, ८; संयुञ्जन्ति तां. ४,
४, ४; संयुनक्तु तैआ. १०, १०, ३;
संयुञ्ज्यात् श. ९, ३, २, ६; तां.
१४, ३, ८.

सं-युक्त- -म् जै. १७४.

सं-युज्य तां. ४, ४, २; जै. १६८.

सं-योग- -गः ऐआ. २, १, ५; गो.
१, १, २४; २७; -गम् ऐआ. २,
१, ५; -गो घ. ४, ५.

सं-योजन- -नम् श. ११, ५, ३, २;
५; आ. जैआ. १, २२०; ३०५; -ने
आ. १, ३८२; जैआ. १, २३०; ३८२.

सं-रक्षित(√रक्ष्)- -म् श. ६, १, २, ३
सं/रम्, संरभेते श. १, १, १, २२;
१४, १, ३, १; संरभन्ताम् तै. १,
२, १, १९; संरभेथाम् तैआ. २, ६,
२; संरभध्वम् श. १३, ८, ४, ३;
तै. २, ४, ४, ५; तैआ. ६, ३, २.

संरभ्नावहै श. १४, ९, ४, १९.

सं-रब्ध- -ब्धः तै. २, ५, २, १,
-ब्धाः तां. ५, ६, ७; ६, ७, १२.

सं-रुभ्य श. २, ५, ४, ८; का. १, ५,
३, ८.

सं-ररण, णा- -णः जै. ७७; श. ४,
४, ४, ९; ९, १, २, ५; तै. २, ६, ४, १.

सं-नागव(स्त्र→)स्त्रा- -स्त्रायाः सा.
३, ८, ४.

सं/राध्, समराधयन् तां. ९, १, ३५.

सं-राध(न→)नी- -नीम् श. १४,
९, ३, ३; मं. १, ५, ६; न्यै मं. १, ५, ६.

सं/री, सुमरिणन् श. ३, ८, ३, २०^१.

सं/रुच्, सुम्...रोचते श. १४, १, ४,
४; सुम्...रोचते श. १४, १,
४, ४; तैआ. ४, ७, १; ११,
६; सुम्...अरुक्त तैआ. ४, ७,
४; ५, ६, ९; सुम्...अरोचिष्य
श. १४, १, ४, ५; सुम्...अरोचिष्य
श. १४, १, ४, ५; तैआ. ४, ७, २;
सुम्...अरुक्चत श. १४, १, ४, ६;
सुम्...अरुक्चत श. १४, १, ४, ६.

सं/रुच्, समरुक्चन् शां. ७, १०.

सं-रु(द्घ→)द्घा- -द्घाः गो.
२, ५, १०^१.

सं-रुध्य श. १, २, ४, ११-१३.

सं/रुद्, सुम्...रोहन्ति श. ८, ७, ३, ३
संरोहयति, संरोहयन्ति का. २, २,
२, ९.

सं-रुढ- -ढः तां. २, १०, ३.

सं-रोह- -हः तां. १, १०, १०; गो.
२, २, १४; -हाय तां. १, १०, १०.

सं/रेज्, संरेजेते श. ३, २, ४, १८;
संरेजन्ते श. ३, ६, ४, १३.

सं/रल्म्, सुमलभेताम् तै. १, ७,
१, ६.

सं-रल्यु(√ली)- -न्याय श. १४, ७,
१, १९.

सं-रलीन- -नः श. १, ६, ३, १६^१.

सं-रलिप्य(√लिप्) श. ६, ५, २, ४.

सं-रलुप्य(√लुप्) श. ५, ५, ५, ६.

सं/रुम्, संरुभ्याते श. ३, ४, १,
१८^१.

सं-रलोभयितुम् जै. ४७.

सं/रलोक, संरलोकेते ऐ. ४, १५.

सं-रवत्- -वत् शां. १९, ८; ९^१; श. ६,
३, २, ३; तां. १५, ३, ३६; -वत्तः
श. ६, ६, ३, १; १२, ४, ४, ३; -वत्तम्
श. ६, ३, २, २^१; -वत्ता तां. १५,
३, ३६.

सं-रवत्सर- -रः ऐ. १, १^१; १३^१;
१६^१; २८^१; २९^१; २, १७^१; ३९^१;
४१; ३, २९^१; ४१^१; ४, १२; २२^१;

५,२५;६,१९;३२;८,४;ऐआ.३,
 २,३;६; शां.१,१;५,८;६,१५;
 ७,१०; ८,१; ९,२; ४; १३,९;
 १४,१;२; १५,२;१६,११; १७,
 ५; १९,२; ३;७;१०; २०,१;३;
 २३,१; २५,११; १५; २६,१;
 १६; २७,५; २९,८; ३०, १०;
 शांआ. १,१;२;८,३;१०,५; शा.
 १,२,५,१२; १३; ३,५,८; ५,१,
 १६;६,१,१९;३,३५; ७,२,२४;
 २६; २,२,२,३-५; ३,२,१८;६,
 ३,१; ३,२,२,४;४,४,१५; १६;
 ६,४,१९; २३;२४; ४,१,१,१५;
 १६;४,१०;२,२,७;४,४; ३,१,
 ४;७;१२; ४,१,२;३; ५,१८;६,
 १,११; १२; ५,१,२,९; ३,२;२,
 १,२;४; ५,१४;१५; १७; ४,५,
 १४;२०;२१; २३; ६,१,२, १८;
 १९;३,८;२,१,२१; २८;३६;
 २,२,५; ८;१२; ३,१,२५;२,
 १०;४,२,१०;५,१,१२;४,९;
 ६, १,५; १४; २०; २,७;३;
 १६;४,३;७,१,१८; १९;२४;
 २७;२८;८,१,१५; २,७;७,१,
 १,३२;२,११;२,२,१६; ३,४;
 ९;४, ४;९; १६; २२; ३,१,
 ३५;४७; २,९; ४,१,३४; २,
 ३०;३१;३८; ८,१,४,८; २,१,
 १७; १८; २,८; ३,२,७; ८;३,
 ११;४,१,११; १३-१७;१८;
 १९-२२;२३; २४;२५;२८;
 २,१५;१६; ३,९;२०; ५,४,७;
 ६,१,४; ३,१२;७,१,१५; ३;६;
 ७;८;१२;७,३, २१;४,९;९,१,
 १,१६; २६;४३; २,३१; २,१,
 १०;३,६; ४१;४५; ३,१,१;
 २,८; ३,९;१३; १८;४,१८;४,
 २,२४;२६; ४,१४;५,१,३८;
 ५९;१०,१,१,१-३;४,८;२,४,
 १;३,५,१६;६,१; २;७;१६;४,
 १,१६;२,१; २;१८; ३,१,५,२;

५,४,१०;१५; ६,४,१;५,४; ८;
 ११, १,१,१;२,१२; ६,१२;१३;
 २,७,१;३३;७,१,३; १२,१,२,
 ३;३,९;२०; २३;४,१;३; २,२,
 १८;१९;२३; ३,१;७; ९;४,१;
 १६; ३,२,१; ८,२,३१; ३६;
 १३,१,२,१;२,५,६; २,५,२;३,
 २,१;३,८; ६, ७; ४,१,५; ५,१,
 ४;१५;३,११;४,२८; ६,१,७;
 ११;८,२,६;३,७; १४,१,१,२७;
 २८;२,१४; ३,२८; २,२,१२;३,
 २,१६;२२;४,३,२२;२३; ७,२,
 २०; ९,१,१३; का. १, २,२,२-
 ४;३,२३;६,३,१; २,२,३, ११;
 तै. १, १,४,१; ६,११; २,२,१;
 ६,२;३,७,४;४,१०,१;१०;६,१,
 १०;२,२;८,२; ९,५; ७,१,१;२,
 १,५;३,६; ७,५; २,१,५, २;२,
 ३,२;६;७,१०,२; ३,३,७,१;७,
 ५,८; ८,१,१; ३,३;२०,५; २१,
 २; ९,१,२; २,२; ९,१; ११,२;
 १८,२;२२,१;१०,१,४; ४,१;९,
 ८;९;१०,४; ११,१,१४; १०,२;
 ४; तैआ. १,२,३;४; ६,२; ३;८,
 १;१२,३;१४,३;२२,७;२,८,१;
 १९,१;४,१९,१; २६,१; ५,४,
 १०;६,२; ७,११; १०,१,२;१४;
 ६३,१; तां. ३,१२,३; ४,१,५;
 २,६;१२;४, ११;७,६; १०,५;
 ५,१०, २;३;७; ६,२,२;३,३;४;
 ९,८,१३; १०,१,७;३,६; ६,७;
 १२,७;१२,४,१७;१८; १४,१,
 १०;११;९,८; १५,१,१०; १६,
 ४, १२;१३; ६,१०; ११;७,५;
 १७,१३,१७; १८,२,४;१४;४,
 ११;९,५;७;२१; १९,५,५;१८,
 ५;२१,१५,२; २३,२१,२; २५,
 १५, १; १६,१; जै. ३१; ५९;
 ६३;११८; १२५;१३०; १३७;
 १४४;१५३;१५७;१६४;१६७;
 १६८;१६९;२१२; जेज. १,१२,

१,१;७; १५,१,३; ३,५,५,६;८;
 ७,१,९; प. ३,१;४,४; मं. १,
 ५,१५; गो. १,२, १५;४, १०-
 १३;१५;१९; २१;५,३; ४:५;
 २, १,१; २६; ३,८;६, १;६;
 १२; -रम् ए. ३, ४१; ४.
 १२;१३; १६;१७; २२; ३०;
 ५,२९; ३०; ६,८;१९; २१;३२;
 ७,१४; १५; ऐआ. १,१,१: ३,
 १,६; शां. ५,१;११,७;१२,६;
 १४,१; १९,१;२; ८;९; १०;
 २०,१;२५,१५;२६,१; ३०,१०;
 शांआ. ७,२०;१०,५: शा. १,२,
 ५,९;५,३,३; ४;६,१,१९; २,
 १,४,५; २,३,२७; ३,२, १४;६,
 ३,१;१०; ३,४,४,१५;१७-२०;
 ४,२,४,६;३,१,३; ६;५,१,१२;
 ६,२,१;४, ३-५;५,४,१,८; ५,
 ३,२; ५,१३; ६,२,२,१८; ३१;
 ३५;३७; ४, २,१०; ६,४,३;७,
 ४,७; ७,२,२,६; ८,७,१, ३;६;
 १२; ९,१,१,४३; ३,३,१८;५,
 १,६५-६८; १०,२,५, ३;१६;
 ६,९;४,३,१;२;११;४,४;११,१,
 २,११;१२;२,५,४; ४,२,१९;५,
 १,१४;२,१०; १२,१,३,९; २०;
 २२;४,३;२,२,२३;४,१६; ३,१,
 ९;३,९;११; १२;१४; ५,११;
 ७,२,१९; १३,१,२,१; ५,१;६,
 २;२, ५,१;२; ३,३,८;६, ७;४,
 २,१६;३,१५; ५,४,२८; १४,४,
 ३,६;९,२, ८-१०; १२; का. १,
 १,४,४;६,३,१;८;४,५;६; तै.१,
 १,३,९;९,७;१०;२,१,५;२,५;
 ३,७,४;४,१०,१; ३;१०;५,३,
 ४;६,८,३; ९,५;८,४,३;१०,१;
 २,२,३,४; ३,७,४; ५,८,१२;३,
 १,६,१; २,३,११;८,१,१; १२,
 २;९,१,२; २,२;१३,१; १०,२,
 १;१२,८,३; तैआ.१,२,२;२२,
 १०;३२,१;२,८,१; ५,४;१०;८,

१३; १२, २; तां. ४, १, २; ५; १७;
 २, ६-९; १७; ७, ४; १०, १; ७; ९,
 ८, ५; ९, २; ११; १०, १; ६, ३, ३; ४;
 १०, १, ९; १२, ५; १४, १, १०;
 ११; १६, ६, १०; ११; १७, १३,
 १७; १८, ४, ११; १९, ५, ५; १८, ३;
 ५; २१, १३, ४; १; २४, १४, २; २५,
 ५, १; २; १३, १; जै. ३१; १५२;
 १६१; १६४; १६६; १६८;
 १८२; १८५; २०३; २१२; जैउ.
 १, १५, १, ३; ३, ५, ५, ५; सा. १.
 ४, ६; ५; ५, १५; २, ६, ३; १६; ७,
 ५; ९; ३, १, १३; २, ६; ७, २; ३; ५;
 गो. १, ४, १०; ११; २४; ५,
 ५; १०; २, १, १; १७; १९; २६; २,
 ७; १, १४; ६, १; ३; -रस्य ऐ. २,
 १७; ३३; ४, १२; १३; १४; १५;
 १८; २९; ५, २४; ३०; ६,
 ३२; ऐआ. ३, २, १; शां. १, १; ३,
 २; ३, ४; ५, १; ७, १०; ८, १; ९, २;
 ४; ६; ११, ७; १३, ९; १४, १; २;
 १५, २; १६, ९; ११; १७, ५; १९,
 ३; ७; ८; २३, १; २५, १५; २६,
 १; १६; ३०, १०; शांआ. १, १;
 २, २, ५; १०; १७; ३, ६; ८, १;
 ११, ३; सा. १, २, ५, १२; १३; ३,
 ५, ९-११; १६; ५, २, १६; ३, ५;
 ७, २, ८; २, १, १, १२; १३; २, २,
 ३-५; ३, २७; ६, ३, २; ४; १७; ३,
 १, ३, १७; ४, ५; २०; ३, ३, ५; ८;
 ४, १, १४; ४, १७-२०; ६, ४,
 १८; १९; २३; २४; ९, ४, ११; ४,
 १, १, १५; १६; २, २, ७; ३, १, ५;
 ४, ५, १८; ५, ५, ६; १०; १२;
 ६, १, ११; १२; १५, २, ९; २, १,
 २; ४; २४; ५, १५; ३, ५, ५; ४, ५,
 १४; २०; २१; २३; ५, २, २; ५, ८;
 १९; ६, २, २, १८; २४; २९; ३०;
 ५, ४, ९; ७, ४, ११; ७, ३, १, ४; ३;
 ९, १, १, ४; ३, ३, १८; ४, १८;
 १०, २, ६, १; २; ४, २, ३; ३, १३;

१९; २०; २१; ५, ४, १०; ६, ५, ८;
 ११, १, २, १०; ११; ६, १; २; १२;
 २, ६, ११; ७, १, ५, ४, ७-१०; ६,
 ३, ८; ७, ४, ४; १२, १, २, ३; ३, ९;
 २०; २, १, ६; ७; ९; २, ३; १३;
 १९; २३; ३, ६; १३; ३, २, १; २५;
 ३; ४; ५; ३, ८; ५, १२; ७, २, १९;
 १३, ४, १, ९; १४, १, १, २८; २, १४;
 ३, २८; २, २, १२; ३, २, १६; ६, ९, ६;
 का. १, १, ८, ९; २, २, २; ३; ४;
 ३, २३; ६, ३, २; ४; ८; २, २, ३,
 ११; तै. १, १, २, ८; २, ३, १;
 २; ४; ३, ७, ८; ४, १०, ४; ६, २, २;
 ८, ४, ३; १०, १; २, ५, ८, १२; ३,
 ९, १, १; १०, १०, ४; ११, १, १३;
 तैआ. १, २, ४; ३, २; १५, १; २२,
 ७; तां. ४, २, ७; १६; १७; ७, १;
 १०, ३; ५; ५, ९, २; ४; ५; ८; ११;
 १०, ३; ६, १, २; ९, ३, ६; १०, ४,
 ३; १६, ७, ५; १७, १४, २; ३; १८,
 ११, ६; २१, १, ३; २३, २१, ३;
 २४, १४, १; जै. १२५; १४७;
 १५२; १५७; १६४; १६६;
 १६७; १६८; १६९; २१२; जैउ.
 ४, ८, ४, ७; ५, २; ४; ५; ५. ३, १;
 १२; मं. २, २, १६; १८; गो. १,
 २, १५; ३, १९; २०; ४, ९; १०;
 १६; १८; १९; २३; २४; ५, २; ५;
 ६; १०; २३; २, १, १७; १९; ६,
 १२; -रा; शांआ. ७, २१; सा. १०,
 १, ५, ४; १४, ६, ८, ९; तै. ३, १२,
 ९, ८; तैआ. १०, ६४, १; तां. २५,
 ६, १; ३; ७, १; ८, १; १७, १; १८,
 १; -रा; तां. ४, ३, १३; -राणाम्
 सा. १२, ३, ३, १; गो. १, ५, १०;
 -रात् ऐ. ४, २२; शांआ. ११,
 ३; सा. १, ५, ३, ३; ४; ६, २, २,
 २८; ८, ४, १, २५; १०, २, ४, १;
 १२, १, २, ३; ७, २, १९; तै. १,
 १, ४, १; ९, १०; ३, ८, २०, ५; तैआ.
 १, ३, ४; २, ८, १; ५, ६, २; तां. ५.

३, १२; ९, ८, १३; १६, ७, ५; १८,
 ९, ५; २१, १५, ४; २३, १७, २; २१,
 ३; जै. २६; ६३; १३७; १४४;
 गो. १, १, ३१; ३२; ४, ९; २, १, १७;
 २, ७; -रात्-रात् ऐआ. ५, ३,
 १; -रान् सा. २, २, ३, ७; २७;
 १०, ४, ४, १; का. १, २, ३, ५; तां.
 १७, १४, १; गो. १, १, ३९; -राय
 ऐ. २, २; सा. १, ५, १, १६; ६, १, ३,
 ७; १२, १, १, १; २, १, १; ९; २, ८;
 ३, ५, ३-१०; तै. ३, १, ६, १; ४,
 ११, १; तैआ. १, ३२, २; जै.
 १२५; मं. १, ५, १५; २, १, १३;
 गो. १, ४, १; ५, २; ९; -र ऐ.
 ४, १६; २२; २५; ५, २८; २९;
 ६, १९; ८, ४; शां. ११, ७; १९,
 ९; १०; २६, १; ३०, १०; सा. १,
 ५, ३, २; ८, १, ७; ९, २, ३; ४; २, ३,
 ३, १९; ३, २, १, २७; ४, २, ४, ११;
 ६, ४, ३; ६, १, ३, ८; २०; २, २,
 ३५; ३६; ३७; ७, १, २, ५; ११; २,
 १, ५; ६; २, १४; १०, १, १, ४; २, ६,
 ८; १६; ४, १, १; २; १२; २, २०;
 २६; २९; ४, ३; ११, १, ६, २; ३;
 ५; २, ५, ४; ७, १; ४, २, २०; ५, ४,
 ६; १२, ३, १, ७; ९; ५, ११; ८, ३,
 १४; १३, १, ५, ६; ३, २, १, ४, ४,
 १; ५, २, २३; ३, ७; ४, २८; ८, २,
 ६; ८; ३, ७; का. १, ६, ४, २;
 तै. १, १, ९, ७; १०; २, ५, १; ६,
 ६; ४, ९, ३; ५, ६, ३-५; २, ३, ६,
 ४; ७, १०, २; ३, ९, ९, १; १८, २;
 २२, १; १०, १०, ४; ११, १, १५,
 तैआ. १, ३, ४; तां. ३, १२, ३;
 ४, १, १७; ४, ११; १०, ४; ९, ८,
 १३; १०, ३, ११; १२, ५; १२, ४,
 १७; १५, १, १०; १८, ९, ७; २१;
 ११, ६; २१, ३, ६; १८, ८; १; २५,
 १३, १; जै. १६४; १६८; मं. २,
 ४, ६; सा. १, ५, १५; ३, ३, ५;
 ८, ३; ५, ४; गो. १, २, १५;

३, २०; ५, ९; २, ६, १; -रेऽरे
 ऐ. ४, १४; शां. १९, ९; शा. २,
 ३, ३, १८; २०; १०, १, ५, ४; ११.
 २, ५, ४; जै. १८१; -रेण ऐ. ४,
 २२; ५, २८; २९; शां. १४, १;
 शांआ. १०, ५; शा. ३, ४, ४, १६;
 ४, ३, १, ८; दि. २, २, ३ १; ३७: ७,
 ४, २, ३८; ८, २, २, ७: ८: ४, ३,
 २०; २, १, १, ४३; ३, ३, १८;
 १०, ४, २, १९: ४, ४: तै. १, १, ६,
 ७; ५, ३, ४; ३, १, १०; २, २; ७, १,
 १; २, १: ५; ३. ६; २, ३, ३, २: ६, ४;
 ३, ८, २, १, २; तां. ४, २, १९; जै.
 १३०; मा. २, ५, ६; गो. १, ४, ९; १०;
 ५, ६; -रेषु शा. १०, १, ५, ४; १३.
 ८, १, ३; -रौ ऐ. ५, २९.
 संवत्सर-न(म→)सी-मू.श. ११, १,
 ५, १, ११.
 संवत्सर-परिमित-तः जै. १८५.
 संवत्सर-प्रतिमा-मा तै. १, १,
 ६, ७; ९, १०.
 संवत्सर-ब्राह्मण-मू. तां. २४,
 २०, २.
 संवत्सर-भृत्-तः शा. ६, ७, १,
 १९; ७, ५, १, ३४; ९, ५, १, ६३;
 -तम् शा. १०, २, ६, ९; -ताय
 शा. ९, ५, १, ६४.
 संवत्सर-रूप-पाणि शा. ८, ४,
 १, ६; १२.
 संवत्सर-वासिन्-सिने शा. १४,
 १, १, २७.
 संवत्सर-विध-मू. शा. १२, २,
 ३, ९.
 संवत्सर-विरिष्ट-मू. गो. २, २, ५.
 संवत्सर-वेला-ल्लायाम् शा. ७,
 ४, २, ३८.
 संवत्सर-सुद्-दः शा. १२, ३,
 ५, ३-११; गो. १, ५, ९; -दाम् शां.
 १२, ६.
 संवत्सर-समान-मू. ऐआ. ३,

२, ३.
 संवत्सर-सम्पद्-दः शां. २०, ३
 संवत्सर-सम्मान-नः शांआ. ८,
 १; -नम् ऐआ. ३, २, ३; शांआ.
 ८, १.
 संवत्सर-सम्मित, ता-तः शा. ३,
 १, ३, १७; ४, ५; ३, ३, ५; ४, १,
 १८; ९, ४, ११; तां. ४, २, १२;
 -ता शा. ५, ५, ३, २; ५, ८; १९;
 तां. २४, १४, १; -ताः शा. ११,
 ५, ४, ६-११; -ताभिः तां. ९, ३, ६.
 संवत्सर-सहस्र-स्रग शा. १०,
 ८, ४, ४.
 संवत्सरा(-रऽअ-)यन-मू. शां.
 २६, १.
 संवत्सरीण, णा-णम् शा. ९, २,
 १, १४; तै. ३, १, २, ६; तैआ.
 १, ३, ४; -णाम् ऐ. १, २८; तै.
 १, ४, १०, १.
 संवत्सरो(-रऽउ-)पासित-तः शा.
 ६, ७, १, १९.
 सं/वद्, संवदते तै. ३, १, ९, ६;
 संवदन्ते ऐ. ३, २; शा. ३, १, १,
 १०; ४, ६, ८, १३; १५; समूदाते
 शा. ५, २, ४, ११; समूदतुः शा. १४,
 ७, १, १; समूदिरे शा. १, १, ४,
 १४; १६; ११, ५, १, २; का. २, १,
 ३, १७; १८; समू...वदिष्ये शा
 १४, ७, १, १; संवदिष्यामहे जैउ.
 ३, २, २, ६; संवदताम् तैआ. ४,
 ३४, १; संवदस्व शा. १, ८, ३, २०;
 ९, २, १८; २, ५, २, ४४; ६, १, ४७;
 का. १, ५, १, ३७; ६, १, ३०; तैआ.
 ४, २८, १; संवदध्वम् तै. २, ४,
 ४, ४; समू...वदावहै शा. ११, ५,
 १, ६; समवदत ऐ. ३, २३; जैउ.
 १, १८, १, १०; गो. २, ३, २०;
 समवदताम् गो. २, ३, २०; सम-
 वदन्त शा. ८, ४, १, ४; गो. १, ३,
 १५; संवदेत शा. ३, १, १, १०;

तै. ३, १०, ९, ६; समवादिष्ट तै.
 ३, १०, ९, ५; संवदिष्टाः शा. १४,
 ५, १, २-१३.
 संवादय शा. १, ८, ३, २०;
 संवादयिष्ठाः शांआ. ६, ३-१९.
 संवदमान-नानाम् जै. १७६;
 -नेषु जै. २०३; -नौ जै. १८६;
 सं-वदितव्य-मू. शा. ९, ५, २, १६;
 सं-वाद-दःशा. ३, १, १, १०; जैउ.
 ३, २, २, ६; -देन शा. ९, ५, २, १६.
 समुच अद्र.
 सं-वनन(√वच)-मू. सं. २, ४, ८.
 सं/वप, संवपति शा. १, २, २, १; ३,
 ३, १, ६; ५, २, ३, २; का. २, २, १, १;
 तै. ३, २, ८, १; संवपाभि शा. १, २,
 २, १; का. २, २, १, १; तै. ३, २, ८, १.
 समुप्य अद्र.
 सं-वरण-णात् शां. २६, ११; शा.
 ८, ७, ३, १२.
 सं-वर्ग(√वृज्)-र्गः शांआ. ४, ७;
 शा. १४, ९, ३, ९; आ. १, ११;
 ११३; जैआ. १, ११; -र्गाय ऐ. ७,
 ७; शा. १२, ८, ४, ३
 संवर्ग-जित्-जित्, -जितः वं. २.
 संवर्ग-वार्त्त-वने जैआ. १, ६.
 सं-वर्त-र्तः ऐ. ८, २१; -र्तस्य आ.
 १, १८२; ३९३; -र्तं आ. १, ३९३.
 सं-वर्त-मू. तां. १४, १२, ७.
 सं/वस्, संवसति तैआ. १, १०, ७;
 संवसन्ति शा. १०, २, ६, १६; १३,
 ८, १, ३; संवसाभि शांआ. ७, १;
 संवसायाम् शा. ६, ४, १, १०;
 ११; संवसेय तै. १, २, १, २१.
 संवासय तै. १, २, १, १३.
 सं-वसत्-सन्तः तै. ३, १, १, १२.
 सं-वसान, ना-नः तै. ३, १, १, १;
 तैआ. १०, १, १६; -नाः तै. ३, ७,
 ४, ४; ५; -नौ शा. १२, ४, ३, ४.
 सं/वह, संवहति शा. २, १, १, ८; का.
 १, १, १, ६; संवहावहै ऐ. ८, २, ७;

† एकत्र स्वराभावश्चिन्त्यः । † 'समवादयन्त' इति कालि. सुपा. ।

सुमवहव तै. १, १, ३, ५.
समुह्य, समूह- अत्र.
सं/वा, सुवाति तै. २, ३, ९, ६;
सुवाति तै. ३, ११, ७, २.
सं-वाच्- क् शा. ५, १, ५, ११;
१२.
सं-वाचन- -म् जै. १७२.
सं/वाञ्छ, संवाञ्छन्ति जै. ४, १०,
४, ६.
सं-वाद- सं/वद् द्र.
सं/वाश, संवाशयति जै. १८७;
संवाशयन्ते जै. १८७; संवाशयन्ति
जै. ३७; संवाशयेत् जै. १८७.
सं-विच्य(√विच्) जै. २२३; ३२३.
सं/विज्, संविक्रयाः शा. १, २, २,
१५; ३, ९, ४, १८; का. २, २, १,
१२; तै. ३, २, ४, ५; ७, ५, ५.
सं/विद्, संविदाम् शा. ३, ९, ४,
२१; संवेत्तु शा. ९, १, २, २२.
सं-विद्- -द्वा तैआ. ७, ११, ३.
सं/२विद्, संविन्दते का. २, २, ३, ७;
संविन्दे शा. १४, ५, २, ५; सुम्...
(वि)विन्दे ऐ. १, १७; शा. ३, ५,
४, १७; संविन्दन्ते तै. १, २, ६, ७;
सुमविन्दन्त शा. १, २, ५, ७; का.
२, २, ३, ७; सुमविन्दन्त शा. १,
२, ५, ७; का. २, २, ३, ७.
सं-विदानु, ना- -नः ऐ. ३, ३२;
शा. ७, १, १, ४; ४३; तै. २, ४,
२, २; ६, १६, १; ३, ७, ९, ५; तैआ.
३, ११, १२; १३; ४, १८, १; ६, ७,
२; ९, १; १०, १०, २; तां. १२, १३,
३२; -नयोः जै. ४, १, १, ८; -ना
शा. ३, ८, १, १२; ७, २, १, १०; १४,
५, २, ४, ५; तै. २, ७, ७, १; २;
तैआ. ६, ४, २; -नाः शांआ. १२,
१; शा. १, ५, २, १५; १९; ८, ६, १,
५; १२, ८, ३, २६; १३, ४, २, १६;
तै. २, ६, १६, २; ३, १, ३, १; -ने
तै. १, २, १, २३; ३, ७, ९, ९; -नौ

तै. २, ४, ३, ४; ५, ७; तैआ. २, ४,
१; ३, १४, ३; ४: ४, ३, १, १.
सं-विद्य शा. १, २, ५, ११; का. २,
२, ३, १०.
सं-वि/रुच्, सम्... विरोचते, सम्...
विरोचेत जै. १४०.
सं/विश्, संविशति ऐआ. २, १, ६;
शांआ. ९, ८; शा. १३, ४, १, ९;
१४, ९, ३, १३; सुम्... विशति
शा. ८, २, ४, २०; संविशन्ते शां.
२७, ६; गो. १, २, ७; संविशन्ति
शा. १३, ४, १, ९; तै. २, २, १०, ६;
गो. १, ३, १२; संविशेश शा. ११,
६, १, ७; संविशन्तु मं. १, १, १३;
सुम्... विशन्तु शा. ४, ४, ५, २०;
१२, ९, २, ५; संविशस्व शा. ८, २,
१, ६; तै. ३, ७, १, ४; ७, ९; तैआ.
६, ३, १; ४, २; सुमविशन्त शांआ.
७, २१; संविशेत् ऐ. ८, २८.
संविशयति शा. ३, ९, २, १६.
सं-विशत्- -शन् सा. २, ४, ८.
सं-विष्ट- -ष्टः सा. ३, ४, २.
सं-वेश- -शः ऐआ. ५, ३, २; तै. १,
४, ६, ४; -शाय तै. १, ४, ६, ४;
तां. ९, ४, ६; -शे जै. ४, ७,
२, १०.
सं-वेशन- -नः तै. ३, ७, १, ४; १०,
१, ३; तैआ. ६, ३, १; ४, २.
सं-वेशीय- -म् जैआ. १, ४० टां.
सं-वेश्य शांआ. ४, १०.
सं-विष्टुति(वि/स्तु)- -तिभिः गो.
१, ५, २४.
संवीत-सम्/व्ये द्र.
सं/वृज्, संवृङ्क्ते शा. १, २, ५, ७,
५, ४, १६; ७, २, २४; ४, २, ४, १२;
५, ३, ४; ५, १, १, १४; ११, ५, ९, ५;
सुम्... वृङ्क्ते शांआ. ४, ७; शा.
१२, ४, ४, ३; संवृङ्धि शांआ.
४, ७; संवृण्जै जै. ११७; सुम-
वृङ्क्ते शा. ४, ५, ३, ४; सुमवृञ्जत

शा. १, ७, २, २३; २४; ४, २, ४, १२;
११, ५, ९, ४.
संविबृक्षेत शा. १२, ४, ४, ३.
सं-वृक्त- -म् जै. १३२.
सं-वृज्य शा. १, ९, २, ३५; ५, २, १.
१५; का. १, ६, ४, ५; ८; जै. ७४.
सं/वृच्, सुन्... वर्तताम् तै. २, ४, ३.
१३; सुमवर्तत शा. ७, ४, १, १९;
सुमवर्तत शा. ६, १, १, १०; २, १;
३; ४; ७, ४, १, १९; १३, ५, २, २३;
तै. २, ४, १, १०; तैआ. १, २, ३, १; ३,
१२, ६; १३, १; तां. ९, ९, १२.
सं-वृत्- -तम् शांआ. ३, १.
सं-वृद्धि- -म् सं. २.
सं-वृश्च्य(√वृश्च्) जै. १९८.
सं-वृश्च्यम्(णमुल्)शा. ११, ६, १, ३;
८; १३, ७, १, ९.
सं-वेपमान(√वेप्)- -नाः शां.
१९, ३.
सं-वेष्टित(√वेष्ट्)- -म् जै. ९२.
सं-व्याघ- -घे शा. १, २, ४, २; का. २,
२, २, १.
सं/व्ये, संव्ययन्ति तैआ. ६, १२, १;
संव्ययन्तु मं. १, १, ५; संव्ययस्व
शा. ६, ४, ३, ८; सुमव्ययत् तै. २,
७, १५, २.
सं-वीत- -म् तैआ. २, १, १.
सं-व्युय(त्→)न्ती- -न्ती तै. २,
६, ८, ३; ३, १, ३, १; तैआ. ६, १, २.
सं/वृज्, संवृजेत् जै. १६८.
सं-वृजत्- -न् शा. २, ३, २, ४.
सं/वृणी, सुमवृणीयत तै. १, ५, ४, २.
सं/शस्, संशंसति ऐ. ६, २६; ३६;
शां. २, ७, २; शा. १३, ५, १, ८; गो.
२, ६, १६; संशंसती ३ ऐ. ६,
२६; ३६; संशंसन्ति गो. २, ६, १६;
संशंसति ऐ. ६, २६; संशंसव
ऐ. ६, २६; ३६; गो. २, ६,
१६; संशंसेत् ऐ. ६, २६;
३६.

संशस-साय गो. २, ४, १५-
१७.
संशसा-सायै शां. २८, ७.
संशसुक-काऽइव गो. १, ३, ५.
संशस्त, स्ता-स्ता शां. २, ९, ७;
-स्ताः शां. १४, २; १७, १; ३;
२, ९, १; ३; शांआ. २, १०; -स्ते
ऐ. २, ३१; -स्तौ शां. १५, ५.
संशस्य शां. १४, ४.
संशस्य-म् गो. २, ४, १४^१.
संशस्यम्, संशसाम शा. ४, १, २, ४;
सुमशस्यन् शा. १, ७, ३, ११; ३,
४, ३, १.
संशसम्-म् शा. ३, ४, ३, १२.
संशान्त-न्तः तै. ३, १०, १, २.
संशाम्यत्-म्यतः शा. २, ३, २,
१२.
संशर-संशृ द्र.
संशान-सम्शो द्र.
संशस्य, संशास्ति ऐ. २, ६;
ऐआ. ९, १, १; ५; शा. ३,
८, ३, ४; तैआ. ५, ६, ९; संशिसाधि
ऐ. १, १३; तै. ३, ५, १२, २; तैआ.
२, ५, १; १०, १, १: ५.
संशासन-म् शां. १०, ४.
संशिञ्ज्, संशिञ्जते शा. १३, २,
३, २.
संशिञ्जयेत् शा. १२, ४, २, २.
संशित-ति-संशिशान-संशो द्र.
संशिष्, समंशिष्यत जै. १४४.
संशेष-पः जै. १४४.
संशी, सम्शैते गो. १, १,
३९.
संशुच्, संशुच्यति शा. ६, ४, ४, २०;
संशोचातः शा. ८, ६, १, २२.
संशृ, संशृणाति शा. १, १, १,
१८; २, १, ४, २६; का. १, १,
४, २४; २, १, १, १३; सम्शृन्-शरि-
ष्यते शा. ११, ४, २, १४; समशृगन्
जै. १४.

संशीर्यते तां. १७, ८, ४; सम्-
शीर्यते शां. ११, ५; गो. २, ३,
११; समशीर्यत तां. ११, ५, ८;
संशीर्येत तां. २१, १४, १४.
संशर-रः तै. १, ८, ७, १; -रऽ
इव तां. ४, ४, ४; १८, ८, ४; -राय
तै. ३, ४, १४, १.
संशीर्ण-र्णः जै. १४.
संशो, संशयति शा. १, २, ४, १; ७;
६, ६, ३, १४; ९, २, २, ५; १३, २,
२, २; का. २, २, २, ४; ५; तै. १,
७, ३, २; ४; ८; ५, २; ३, ३, १, १;
८, २, ३, १; तैआ. ५, ८, १३;
संशयन्ति शा. १२, ८, ३, २६; गो.
२, ५, ७; सुमशयन् शा. १२, ८, ३,
२६; गो. २, ५, ७.
संशायति गा. १, ५, १२.
संशान-नानि शा. १२, ८, ३,
२६; आ. १, २, ५८; २, २३, १९;
गो. २, ५, ७.
संशित-तः शा. १३, २, ७, ८-
१०; तै. ३, ३, ११, २; ४; गो. १, १,
३४-३६; -तम् शा. ६, ६, ३, १४;
तैआ. २, ५, २; -तेन शा. १, २, ४,
७; १५; का. २, २, २, ५; ८.
संशित-न्नत-न्ताः शा. १२, १, ३,
२३; गो. १, ४, १३.
संशिति-स्यै ऐ. १, २६.
संशिशान-नाः तै. २, ४, १, १०.
संशोभमा(न→)ना-ना तै. २,
५, ६, ४.
संश्रि, सुमश्रयताम् तै. १, ५, १२,
४; ५.
संश्रित-तम् तैआ. १०, १, १४;
-ते ऐ. ३, ११.
संश्रिति-स्यै ऐ. ३, ११.
संश्री, संश्रीणाति तां. ९, ६, ८;
१४, ३, २२; १८, ११, १; समश्री-
णात् तां. ९, ६, ७; १४, ३, २२;
१६, १२, ४; १८, ११, १; जै. १३०.

संश्रीणीयाम् जै. १३०.
संश्रु, संश्रवसि मं. १, ५, १६;
संश्रुवीरन् शां. ९, १.
संश्रवस्-वसः आ. १, २, ५८;
-वसे शा. १२, ८, ३, २६; जैआ.
१, २, ५८; सा. ३, ३, ४; गो. २, ५, ७.
संश्रावयितृ-तृशांआ. ४, १.
संश्रावयितृ-मत्-मान् शांआ.
४, १.
संश्लक्ष्य शा. ६, ५, २, ४.
संश्लिष्, संश्लिष्यतः जैउ. १, १,
५, ५; सुमश्लिष्यन् तै. २, २, ७, १.
संश्लेषयेत् ऐ. ५, ३२.
संश्लिष्ट, ष्टा-ष्टाऽइव शा. ३, ३,
२, १४; -ष्टे जै. २, १२.
संश्लेष-पान् सा. ३, १, ७.
संश्लेषि(विन्→)णी-णीशांआ.
२, १; -ण्यः शां. ६, १२.
संश्लच्, सुम्श्लच् सचस्व तैआ. ६,
१२, १.
संश्लद्, संश्लिदति शा. ६, ४, २, ९;
संश्लिदस्व ऐ. १, १९; शां. ८, ४;
शा. ६, ४, २, ९; १४, १, ३, १५;
तैआ. ४, ५, २; ५, ४, ६; समश्लिदन्
तां. २, ३, १९, २; सुमश्लिदत् तै. ३, ७,
६, १३.
संश्लादयति शा. ६, ४, २, ९; तैआ.
५, ८, १३; संश्लादयन्ति शा. १,
१, २, २३; समश्लादयन् ऐ. १, १९.
संश्लद्-सत् तां. १, ६, ७; जै.
१४१; जैउ. २, ४, २, १३; श्लद् जै.
१४१; जैउ. २, ४, २, १४; -सदि
ऐआ. ३, २, ५; मं. २, ४, २.
संश्लन्न-न्नः तै. ३, १०, १, ३;
तैआ. ५, ११, ३; -न्नेषु शां. १८, ५.
संश्लान-नः तै. ३, १०, १, ३.
संश्लाघ तां. ६, ६, १.
संश्लाघमान-नाय ऐ. १, २२.
संश्लन्, संश्लुयात् शां. ७, १.
संश्लिष्यदत्(स्यन्द)-दत्

श. ५, १, ५, १९.
 सं/सिच् → म्, सुम्...सिन्वामि
 तैआ. ६, १, १; सुम्...सिन्वतु
 तैआ. २, १८, १; सुम्...
 सिन्वतु जै. ११६; सुम्...
 सिन्वन्तु जै. ११६; समसिन्वत्
 शां. ६, १.
 सं-सिद्ध, द्वा(√सिध्)-द्धम्, -द्वा
 श. ४, ३, २, १०; -द्धानि
 शां. १७, ४; -द्धानि: शांआ
 २, ९; १०; -द्धेन शां. १७, ४;
 शांआ. २, ११.
 सं/सुच् संसुचुतः, संसुचुतः तै. १,
 ४, ६, १.
 सं-सव- -वः ऐ १, ३; जै. १२८;
 -वा: गो. १, ३, १९; -वे जैउ. १,
 २, २, ३.
 सं-सुच- -तौ तां. ९, ४, १; १०;
 १४.
 सं-सुन्वत्- -तो: तै. १, ४, ६,
 १; ४.
 सं/सृच् संसृजति ऐआ. १, ३, ४:
 श. ३, ९, ३, २९; ६, ५, १, ४; ६;
 ८; १२; श. १२, ९. २.
 ५; तै. १, ३, ३, ६; ७; ७, ६, १;
 ३, २, ३, ६; १०; तैआ. ५, २, १३;
 संसृजति तै. १, ४, ३, ४; संसृजेते
 श. ४, १, ४, ५; संसृजन्ति शां. १२,
 १; संसृजाथ तै. २, ७, १७, १; २; ३;
 तैआ. ६, ३, २; संसृजामि श. ६,
 ५, १, ५; तै. २, ५, ३, ३; ३, ७, ४,
 १५; सं. १, १, ३; सुम्...सृजामि
 तै. १, २, १, १७; सुम्...सृजामि
 श. १२, ७, ३, ५; तै. २, ६, १, १;
 संसृजामः श. ३, ९, ३, ३०; संसृज-
 तान् ऐ. २, ७; श. ११, ७, ४,
 २; तै. ३, ६, ६, ३; संसृजन्तु तै. ३,
 १०, ६, १; संसृज श. १२, ९, २, ९;
 तै. २, ६, ६, ५; ३, ७, ४, ७; जै.
 १२७; सं. २, २, १८; सुम्...सृज

ऐआ. १, ३, ४; तै. १, ४, ४, १०; संसृ-
 जत जैउ १, ४, २, १०; सुम्(सृजत)
 ऐ. १, २, २: संसृजानि श. १४, १,
 १, ३१; संसृजावहे श. ४, १, ४, ४;
 तै. १, ७, १, ३; संसृजाव श. ५,
 १, २, १७; संसृजाम जै. १७४;
 सुम्...असृजत तै. २, ८, ४, ४;
 सुमसृजेताम् श. ४, १, ४, ४; तै.
 १, ७, १, ३; समसृजन् जैउ. १, ४,
 २, १०; १८, ५, १, संसृजेव श. १,
 ७, ३, २१; संसृजेत् तै. १, ४, ३,
 ५; तैआ. ५, २, १३; संसृजेथाम्
 श. ८, ६, ३, २३; संसृष्ट गो. २,
 ६, ९; समसृजन् जै. १७४; जैउ.
 १, ४, २, ११; संसृश्रथाम् ऐ. ८, ८;
 श. १२, ७, ३, १४; तै. १, ४, २, २;
 २, ६, १, ४; सुमसृद्धमहि श. १२,
 ९, २, ९; तै. २, ६, ६, ५; जै. १२७.
 संसृज्यते ऐ. १, १६; श. ३, ९,
 ३, ३०; १४, ७, १, ८; जैउ. १,
 १, ३, ८; संसृज्यते तै. ३, ७, ३,
 ५; संसृज्यन्ते तै. ३, ७, ३, ५;
 सुम्...सृज्यन्ते ऐ. ५, १; सुम्...
 सृज्यध्वम् तै. १, ७, ६, १; ३, २,
 ८, २; समसृज्यन्त तां. २४, १८,
 ३; ७; जै. १७; संसृज्येत जै. १,
 १, ३, ८; संसृज्येयाताम् ऐ. ७, ६;
 संसृज्येत् ऐ. ७, ६; ७; श. १२,
 ४, ४, २; ५; जैउ. १, १, ३, ८.
 सं-सृज्य श. ६, ५, १, ५; ७; ६, ४,
 ९; ८, २, ६; १२, ३, ५, २; १४, ३,
 २, २१; ९, ४, २, ५; तै. ३, २, ८, २.
 सं-सृष्ट, ष्टा- -ष्टः श. ४, ३, ३, १५;
 तै. १, २, १, १७; -ष्टम् श. ४, १, ५,
 १४; का. २, १, ३, २, तै. १, २,
 १, १७; ३, ७, ८, ३, -ष्टम् ष्टव
 श. १, १, ३, ५; १४, १, १, ३०; -ष्टा
 श. ६, ५, १, ९; तै. १, ८, ७, ४;
 सं. १; -ष्टा: श. ३, ६, १, ७;
 तां. २४, ११, ५; -ष्टाम् श. ६,

५, १, ९.
 संसृष्ट-धयु- -म् तै. २, १,
 १, ३.
 सं/सृच्, संसर्पन्ति ऐ. ५, २३; सुम-
 सर्पत् तै. १, ८, १, १; संसर्पयु:
 तां. ५, ६, ७; सुमसृपत् श. ७,
 ५, १, ९.
 सं-सृर्ष- -र्षः तां. १, १०, ७; गो.
 २, २, १४; -र्षाणि आ. २, ५, १;
 -र्षाय तै. ३, १०, ७, १; -र्षे षा.
 २, ५, १; -र्षौ जैआ. २, १५,
 १; ९.
 सं-सृष्- -सृष्: तै. १, ८, १, २;
 -सृषाम् तै. १, ८, १, १; -सृष्णि:
 तै. १, ८, १, १.
 सं-सृत्-त्त्वा- -न् तै. १, ८,
 १, १.
 सं-सृष्- -ष्: श. ५, ४, ५, ३.
 सं/स्कृच्, सुम्...अस्कृन्दन् श. ९,
 १, २, २१.
 सं-स्/कृ, संस्कृते ऐ. १, १९;
 २, ४०; ३, २४; ६, २७; ऐआ. १,
 १, २; ४; ३, ५; ८; श. ७, १, २, २१;
 ४, १, ३, ३; १०, २, ५, १; २; ५, १,
 ५; १३, ८, १, १७; तै. १, ५, ९, ७;
 संस्कृते श. १०, ५, १, ३; गो. २,
 ३, १७; संस्करोति ऐ. ३, २८; ५,
 ३३; ६, २९; शां. ६, ११; शांआ.
 ४, ६; श. ३, ४, ४, १४; १७-२०;
 ६, २, २, ११; ४, २, ६; ५, ३, ७; ८,
 १, ४; ७, २, १, ६; ४, ३; ३, १,
 ४, २; २, २, ४; ६; १०, ४, १, २;
 ३, २, ४; १२, २, २, ५; ६, १; १३, २,
 २, १२; १४, १, २, १८; तै. ३, २,
 ७, ४; ३, ५, ५; संस्करोति तै. ३,
 ८, ३, ४; गो. १, ३, २; संस्कृन्ति
 ऐ. ५, ३३; ६, ३१; शां. ३, ८; ६,
 ११; २, ७; शांआ. १, १; श. ४,
 ३, ४, ५; जैउ. ३, ४, २, २; गो. २,
 ६, ७; संस्कृन्ते श. १०, ४, ५, ३;

संस्कुर्मः श. ७, ५, २, ४३;
 सञ्चस्कर तैआ. १, १, २; २१, १;
 २५, २; संस्करिष्यामि जै. १५७;
 संस्कुष्व श. ७, ५, २, ३२-३६;
 संस्कुष श. १, १, ४, १०^१; का. २,
 १, ३, १४; संस्करवाम श. ७, १,
 २, २; ३; समस्कुर्वन् ऐ. १, २५;
 श. ७, ४, १, ३३; १०, २, ५, १; २;
 समस्कुर्वन् श. ६, १, २, २९; २, २,
 ७; १२; ७, १, २, ८; २, १, ५; ३,
 ५; ३, १, १६; ८, १, १६; २, १३;
 ५, १, २६; ८, ३, ३, १२; ६,
 ३, १७; ९, १, २, २१; २, १, १३; ४,
 २, १६; ५, १, ५५; १०, ४, १, १;
 समस्कुर्वन् श. ६, २, २, १२; ७,
 २, १, ५; ९, २, २, ४; १०, १, ३, ९^१;
 ४, १, १; १२; १९; तां. १४, ९, २७;
 १५, ३, २९; संस्कुर्वात् श. ६, २,
 १, २७; ३३; जै. १५७; जैउ. ३,
 ४, २, ३.
 संस्क्रियते शां. ६, ११^१; श. ७,
 १, २, २३; १०, ४, २, २९^१;
 ११, २, ६, १; संस्क्रियते श. १०,
 २, ६, १३; गो. १, ३, २; संस्क्रियन्ते
 ऐआ. १, ५, १; शां. ६, ११; समस्क्रि-
 यत श. १०, ४, २, २६^१.
 संस्करिष्यत्-ष्वन् श. ७, २, २,
 २; ७; १८; ४, ७; १९; ण्यन्तः श. ६,
 ३, १, १५; ७, २, २, २; ७; १८; ४,
 ७; १९.
 सं-स्कृत,ता-न्तः श. ७, ५, १, ३५;
 ८, १, ४, ३; ५^१; २, ४, १७; ४, ४, ४;
 ६, १, १; २, १; ७, ४, ७; ९, १, १, १;
 २, ३, २; २, १, २; १२; ३, ४, ८; ३, १,
 १; २, १; ४, २, १२; १६; १०, २, १,
 ८; गो. १, १, २९^१; -तम् ऐआ.
 १, १, ४^१; श. ३, ३, ४, १६; ५, ४,
 २४; १४, २, २, ४३; का. २, १, ३,
 १४; तै. ३, २, ७, ४; -तस्य श.
 ७, ५, १, ३८; -ता तै. ३, ३, ५, ५;

जै. १५१; -ताः तै. १, २, १, ८;
 -ताम् तै. ३, ७, ४, ८; -ने श.
 ३, २, १, २२; तां. १३, ६, ९.
 संस्कृन्तु-म् तै. २, ४, ६, ९^१.
 सं-स्कृति-ति तां. १५, ३, २, ८;
 -तिः ऐआ. १, ३, ७; श. ४, २, १, २७;
 ७, ४, १, ४५; ८, ३, ४, ११; -तिना
 तां. १४, ९, २७; १५, ३, २९; -नेः
 तां. १५, ३, २९; -स्यै तां. ११,
 ३, १; १५, ३, २८.
 संस्कृति-स्व-म् तां. १५, ३, २९.
 सं-स्कृत्य ऐ. २, १४; शां. २५, ७; श.
 ७, १, २, ६; ११; २, १, १; ८, २, १,
 १; ३, १, १; ४, १५; ४, १, १; ५, १,
 १; ९, २, १, २२; २, ७^१; ३, ५, १; ३,
 १, ६; २६; २, २^१; १०, ४, १, १२;
 ५, २, ६; ११, ३, ३, ४-६; ५, ९, १;
 १३, २, ७, १५; ४, ४, ११; १४, ९,
 ३, १; गो. २, ६, ८.
 सं-स्क्रियमाण-णयोः श. ७, १,
 २, २३.
 सं-स्तम्भ(√स्तम्भ्)-म्भम् तै. २, ७,
 १८, १; म्भेऽम्भे का. २, १, ३, २०.
 सं-स्तुव,ता(√स्तु)-न्तः तां ६, ३,
 ६; १२, १३, २४; १९, १, ४; जै. ६२;
 -तम् तै. ३, १०, १, २; जै. ६२;
 -तस्य ऐ. ३, ४१; गो. १, ५, २३; -ता
 तां. १३, १२, ३; -ताः तै. १, २,
 २, २; तां. १३, ४, ३; -तानाम्
 तां. १६, २, ८; १९, ३, ९; ११, १०;
 २०, १, ५; १२, ४; -तानि जैउ. ४,
 ६, १, ७; २, ५^१.
 सं-स्तुवत्-वन्तः गो. १, ५, २४.
 सं-स्तुम्-पै श. ८, ५, २, ५^१.
 सं-स्तोभ-भः जैआ. २, १३, ४;
 आ. २, ३, ५.
 सं/स्तु,संस्तृणाति श. १, ९, २, २४^१.
 संस्त्रियते श. १३, १, २, २.
 सं-स्तीर्य शांआ. ४, १५; श. १४,
 १, ३, १; तैआ. १, २२, ९.

सं/स्था(→तिष्ठ्), संतिष्ठते ऐ.
 २, ३; ६, ३; ऐआ. ५, ३, २; शां. ६,
 १०; १७, ४; १९, ९; २४, ९; २५,
 ९; १४; २६, १०; १३; १७; शाआ.
 २, १, ८; श. १, ५, ३, २३; ८, १, ७;
 २, ३, १, १३; ३, १, ८^१; ४, १, १, ७;
 ९, १, २, ३९; ४, ४, १५; १३, १, ३,
 ६; का. १, ३, १, ७; २, २, १, १९;
 तैआ. २, १०, १^१; १३, १; संतिष्ठते
 श. ३, ४, ४, २३; ८, ५, ११; ९, २,
 १३; ४, ५, १, १६; ५, ४, ५, ५; तै.
 ३, ३, २, ३; तां. ५, ७, ६; १०, ९-
 ११; १३, १, २, १८; १८, ६, २१;
 २४; सम्तिष्ठते तां. ५, ७, ६;
 संतिष्ठते श. १३, २, ४, १०; सम्
 तिष्ठतः श. १, ९, ३, २; संतिष्ठन्ते
 श. १३, ४, १, ५; संतिष्ठन्ते श. १३,
 ४, १, १२; तै. १, ५, ९, ३; तैआ.
 २, १०, १; सम्तिष्ठन्ते श. २,
 ३, १, १३; का. १, ३, १, ७; संतस्थे
 शां. ६, १०; श. १३, २, ३, ७;
 सतिष्ठते ऐ. ८, ९; ५, ३, १^१;
 संतिष्ठस्व श. १३, २, ३, ९^१; तै.
 ३, ७, ६, १९^१; २०^१; जै. १२२^१;
 समतिष्ठत श. १, ८, १, २६;
 संतिष्ठत श. १, ९, २, २५; जै.
 १२७.
 संस्थापयति ऐ. ३, ३७; श. १, ५,
 ३, २३; ६, १, १३; ४, १, १, १३;
 १५; १६; ९, ५, १, ३०; ३१; १३,
 २, ४, ६; ६, २, १५; ८, १, १७; तै.
 ३, ८, ८, २०; ९, १, ८; संस्थापयति
 श. ६, २, २, ३८; ७, २, ३, ७;
 संस्थापयन्ति शां. ५, १०^१; शां.
 १९, ६; तां. ५, ७, ४; ८, ९, १७;
 १३, ५, १९; संस्थापयामि श. १३,
 १, ३, २; तै. ३, ८, ६, ३; संस्था-
 पयामः ऐ. २, ३१; श. ४, १, १,
 ६; संस्थापिष्यसि श. १३, ६,
 २, १३; संस्थापयामि ऐ. ६, ३;

† -तऽत्र- इति पपा. =क. ६, २८, ४.

शां. ७, ३; १३, ५; १९; १६, १; २; ६;
 श. ६, २, २, ३८; गो. २, ४, ५;
 संस्थापयाम ऐ. २, ३१; शां. १९,
 ६; श. १, ५, ३, २१; ९, ५, १, २८;
 संस्थापयाम श. ४, १, १, ६; सम-
 स्थापयत् श. ६, २, १, ७; जै.
 १०२^१; समस्थापयन् श. १, ५,
 ३, २२^१; २३^१; ६, १, १०; ४, १, १,
 ७; ६, २, १, ७; ९, ५, १, २७; २९;
 समस्थापयन् श. १, ५, ३, २३;
 २५; ७, २, ३, ७; ९, ५, १, २७^१; २९;
 समस्थापयम् प. १, ४; गो. २,
 २, १०^१; संस्थापयेत् ऐ. २, २८;
 २९; श. ३, ७, २, ८^१; ६, २, २,
 ३८; संस्थापयेत् श. ३, ७, २, ८;
 १३, २, ४, २; तै. ३, ९, १, २; ३;
 गो. २, ३, ७; समस्थापयेत् श.
 ६, २, २, ३८^१; संस्थापयेयुः ऐ. ३,
 ४४; ६, २, ३; गो. २, ४, १०; ६, ५;
 समतिष्ठिपत् ऐ. २, २८; २९; श.
 १, ८, ३, ७; समतिष्ठिपः श. ११,
 ५, ३, ४; गो. २, ३, ७^१; संतिष्ठिपः
 श. १३, ६, २, १३; समतिष्ठिपम्
 श. ११, ५, ३, ७.
 संस्थाप्यते गो. १, २, ९.
 संस्थापयिषेयुः शां. २५, १०.
 सं-तिष्ठमान- -नाः तां. ५, ९, १४;
 -नानि ऐ. ६, १७^१; गो. २, ५,
 ११^१.
 सं-स्थ- -स्थम्, -स्थे गो. १, २, ९.
 सं-स्था- -स्थया श. ११,
 २, ७, २८; -स्था ऐ. २, २८;
 २९^१; ३, २९^१; ६, ३; शां. १३,
 ५; ९; १६, १; २; ६; श. ६, २,
 २, ३८; ८, १, ३, ३; ९, ५, १, ४१;
 ११, २, ७, २८^१; १२, ८, २, ३६; ९,
 १, ११; गो. २, ३, ७; ४, ५; -स्थाः
 तै. ३, १२, ९, ६; जै. १, ६, १,
 ६; २, ४; -स्थाम् ऐ. ७, १७;

श. १, १, १, ३^१; ९, १, ४; २३; २४;
 २५^१; २६-२८; ७, २, ३, ७; १०,
 ५, २, ६; ११, २, ७, २८^१; १३, ५,
 ३, ६; का. २, १, १, ३^१; -स्थायाः
 श. ३, १, ३, ६; २, १, ७; ३५; १३,
 ४, ४, ३; तै. ३, ९, १४, ४; गो. १,
 ५, २, ४; -स्थायै श. ९, ४, ४, १५.
 संस्था-रूप- -म् श. ९, ४, ४, १५^१.
 सं-स्थान- -म् शां. ३, ३, ५.
 संस्थाना(-नऽअ-)ध्यायिन्- -यिनः
 गो. १, १, २७.
 सं-स्थापयत्- -यन् ऐ. २, ३१^१.
 सं-स्थाप्य ऐ. २, ३१; श. ११, ५,
 ५, ११; तां. १^१, ९, १४^१.
 सं-स्थाप्य- -प्यः तां. ६, ७, १४.
 सं-स्थाय श. १३, ८, १, ९.
 सं-स्थित, ता- -तः श. १, ५, ३,
 २१; २३; ४, १, १, ६; गो. १, १,
 ३३; -तस्य श. ६, ६, १, २२; तै.
 ३, ८, ६, ५; -तयोः श. ११, २,
 ४, १०; -तान् ऐ. ३, ५; गो. २,
 ३, १^१; -तायान् शां. १८, १४^१;
 १९, ६; ७; श. १३, ४, २, १५; ४,
 २; ४; ५, ४, २५; २७; ६, २, १६;
 -तासु श. १३, ४, ३, ६-१४;
 -ते ऐआ. ५, १, १; शां. १८, १४;
 २६, ६; २७, ४; श. १, १, १, ३; ६;
 ७, ३, २८; ९, ३, १; ४, ३, ५, २^१; ८;
 ६, ६, १, २२^१; १३, ३, ६, ६; ५, १,
 ४; तै. ३, २, ७, ६; ९, १८, १^१; २;
 तां. २^१, १०, ३; ८; जै. ७५; गो.
 १, ३, १९^१; -तेऽ-ते गो. १, ५,
 १५; -तेन श. ४, १, १, ७^१; १३,
 १, ३, २; तै. ३, ८, ६, ३; -तेषु
 शां. २७, ४; -तेषुऽ-तेषु श. १२,
 ३, ४, ६.
 संस्थित-दर्शपूर्णमास- -सः शां.
 ४, १.
 संस्थित-यजुस्- -जुः ऐ. १, ११;

-जूषि श. ९, ५, १, २९.
 संस्थित-होम- -मान् गो. १, १.
 ३९; -मेषु गो. २, १, १७.
 सं-स्थिति- -तिम् श. १३, १, ३, ४;
 तै. ३, ८, ६, ५; -तौ का. १, १, ४,
 २; २, १, १, ३; ५.
 सं/स्पृश, संस्पृशते श. १, ९, ३, ७;
 ५, १, ५, २५; २, १, १३; १६; ५, ३;
 ७; ११; गो. २, १, ३; संस्पृशन्ते
 श. ४, ४, ३, १५; संस्पृशौ श. ७, २,
 १, १२; संस्पृशेय श. ३, ९, ४, २०.
 संस्पृशयति श. ३, ७, १, ११;
 ९, ३, २९; ४, २०; २१; संस्पृशयति
 श. ३, ९, ३, ३०; ४, १, २, २४;
 समस्पृशयन् श. ३, ९, ४, २०;
 संस्पृशयेत् तै. ३, ३, ७, ९.
 सं-स्पृश- -शान् जै. ४, ११, ५, ७.
 सं-स्पृशम् शां. ४, ४.
 सं-स्पृश्य ऐ. ७, २; तै. १, ३, २, ३.
 सं-स्पृश- -स्पृशः श. १४, १, ३,
 १४; २९.
 सं-स्पृश्य शां. १, ७; ४, १५.
 सं-स्पृष्ट, ष्टा- -ष्टः शां. ६, १;
 -ष्टम् श. ९, २, १, २३; १४, ३,
 १, १६; जै. २०३; -ष्टाः श. ८,
 १, ३, १०; -ष्टानि श. ४, १, २,
 २४; -ष्टे श. ७, १, १, २९^१; ३१;
 ८, ६, २, १८^१; ७, ३, ९^१; ११^१; -ष्टौ
 श. ७, १, १, ३१.
 सं/स्फल्, संस्फालयेत् तै. १,
 २६, ३.
 सं-स्फान(√स्फाय)- -०न, -नः गो.
 २, ४, ९.
 सं/स्फुर, संस्फुरन्ते तै. ३, ८, २१,
 १; संस्फुरेन् श. १३, ३, ३, ७;
 तै. ३, ८, २१, १.
 सं-स्मयना(न→)ना(√स्मि)- -ने
 तै. ३, ६, २, २.
 सं/सु, संस्रवति श. ७, ५, ३, ११;

सुमस्रवत् श. ४, ४, ३, ४.
 समसुस्रोत् श. २, ५, १, ४५.
 संस्त्रव- -वः श. १, ८, ३, २५; ३.
 ९, ३, ३, २; ४, ४, २, १३; ५, ४, २,
 १०; -वम् श. ३, ५, ३, १३; १४;
 ४, २, १, २९; ३०; ३, १, २०; ३, ५,
 ६; ५, ५, १, ३-६; १४, ९, ३, ४; ५;
 ५; ६; ७; ८; -वाः श. ४, २,
 १, ३, १; ३, ५, १४; -वाच् ऐ. २,
 ३०; शां. १३, ६; श. ५, ४, २, ७;
 १२, ८, ३, १४; -वौ श. ४, ३, ५,
 २०; २१; २३; २४.
 संस्त्रव-भाग- -गाः श. १, ८, ३, २५.
 संस्त्रव-भाग- -गाः तै. ३, ३, ९, ७.
 सं/स्त्र, समस्वरम् ऐ. १, २०; शां.
 ८, ५.
 सं/हृत्, संजज्ञे श. ३, ४, २, १६;
 समहन्यत श. १०, ६, ५, २; तै.
 २, २, ९, २.
 सं-हृत् - -म् सं. २, १, ५.
 सं-हृत्य श. १४, ७, १, १९.
 सं-हनु - -नु गो. १, २, ८.
 सं/रहा, संजिहीते श. ४, २, २, ११;
 संजिहते श. १, २, ४, १३; का
 २, २, २, ८; संहास्यन्ते श. १, २,
 ४, ११; का. २, २, २, ७; समजि-
 हीत श. ४, २, २, ११; समजिहत
 श. १, २, ४, १२; का. २, २, २, ७;
 समहास्त श. ४, ६, ४, २.
 सं-जिहान- -नः ऐ. ७, १५.
 सं-हातुम् श. १, ६, ३, ३६; ४, ६,
 ४, १.
 सं/हि, सम्/हिनोमि गो. २, ४, १७.
 सं-हित, ता(√धा)- -तः शां. १३, ६;
 शांआ. ७, २; ४; श. ४, ४, ३, ३;
 ५; ८, ७, १, ३; ६; ९, ४, १, ८; जै.
 ४७; ४९; -तम् शां. ११, ५; तां.
 ८, ४, ८-११; ११, ५, ४; ११, ११,
 ३; जै. ४९; आ. १, ४६८; गो.
 २, ३, ११; -तस्य जै. ४९; -ता
 ऐआ. ३, १, १; ५; ६; २, ६;

शांआ. ७, २; ४; ५-७; ८; १२;
 १३; १५; १६; १७; १८; १९;
 २०; २१; ८, १०; ११; सं.
 १; २; सा. १, ४, १२; १४; १६;
 १८-२०; -ताः शांआ. ८, ११;
 श. ८, १, ३, १०; सं. १; -तानि
 शांआ. २, १; ७, २, २; -ताम् ऐआ
 ३, १, १; २; ५; ६; २, ३; ६;
 शांआ. ७, २; ४-८; १२; १४; १४;
 १५-२३; ८, ४; जै. १४०; सा.
 १, ४, १७; -तायाः ऐआ. ३, १, १;
 शांआ. ७, २; तैआ. ७, ३, १;
 -तायाम् शां. ७, २१; -तायै
 ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११;
 -ते श. ४, २, १, १९; ६, ४, ३, ५;
 ८, ६, २, १४; प. १, ३; सं. ३;
 -तेन तां. २, ४, ९; -तैः श. १, ६,
 ३, ३७; ४, ६, ४, २; तां. ७, ३, ९;
 -तौ श. ८, १, ३, ८; ९.
 सं-हित(त→)ता- -ता श. २, ३,
 ४, २७; का. १, ४, १, २१.
 संहित-त्व- -म् जै. ४९.
 संहित-प्रतिपद्- -पत् जै. १०८.
 संहिता-सहस्र- -स्रोग सा. १, ४, ११
 संहितो(न्तऽउ-)पनिपद्- -पदः
 सं. १.
 सं/हु, सञ्जुहोमि गो. २, ४, ८.
 सं-हविस्- -विः शां. १८, १२.
 सं/हृ. संजभार तै. २, ८, ७, १;
 संजहुः श. ३, ५, १, १५; संजभ्रुः
 ऐ. १, १८; गो. २, २, ६; संहरेत्
 ऐ. ३, ११; या. २, ६, ११.
 सम्/जिहीर्षति श. ३, ८, १, २.
 सं-हरिष्यत्- -ष्यन् श. १, २, २,
 ४; का. २, २, १, ३.
 सं-हार्य- -र्यः शां. २१, ३; ४;
 -र्यम् तैआ. १, ३, १, २.
 संहार्य-प्रउग- -गः शां. २१, ३; ४.
 सं-हृत्य श. ३, ८, २, ६; ५, ३, ५,
 २३; सा. ३, ७, १०.
 सं-हारि(त→)ता(√हृत्)- -ता श.

१, २, ५, १६; का. २, २, ३, १५.
 सं-ह्वयितवै(√ह्वे) श. ४, १, ५, ४.
 सं-कल- -लः गो. २, २, ५; -लम्
 शांआ. १४, २; तैआ. २, २, १.
 सं-कल्प- -ल्पाः गो. १, २, १०.
 सं-काकुद्- -दः गो. १, ३, १८.
 सं-काम- -मः तै. २, ५, ३, २.
 सं-कार- -म् शांआ. ८, ११.
 सं-कृति- -म् तै. २, ४, ६, ४.
 सं-कृत ऐ. १, २६; २, २८; ३, ३१; ६,
 २०; ३१; ७, १७; ऐआ. १, २, २;
 शां. २, ८; ७, ४; ८, ९; १०, ४; १३,
 ६; १५, ३; श. १, २, २, ११; ३, २,
 १८; २, ४, २, ९; १३; १७; १९;
 ५, २, ३९; ६, १, ६; ८; १४; १६;
 २६-२९; ३१; ३२; ३, १, ३, १६;
 ३, ३, १, ४; ४, २, ६; ४, ४, २, ३;
 ५, १६; १७; ५, २, ९; ३, १, १, १०;
 ६, १, १०; ५, १, ३, ५; ७, १, १,
 १४; २६; ४, २, २, ३; २७; २९; ५,
 १, २५; ८, १, १, ६; ९; २, ३; ६;
 ९; २, १, १६; ३, २, ५; ६; ४, २,
 १४; ७, १, ६; २, ५; ३, २०; ९, २,
 ३, ४४; १०, २, ५, १३; ११, १,
 ६, ३२; ५, १, १०; १२, ५, १, ८;
 ९; १२; २, १२; १३, १, ३, ७; ८;
 ४, ३, ५; ५, ३, ६; १४, २, २, १५;
 ३५; का. १, १, ४, २४; ३, ३, ९;
 ११; १४; ३, १६; ५, २, १४; ६, १,
 ५, ११; १४; १६-२०; २१; २,
 २, १, ८; तै. १, ३, १०, ५; ६, ३,
 ६; २, १, ९, १; ८, ८, २; ३, ३, ८,
 ३; ९; ८, ८, ३; तैआ. २, ११, १;
 ४, २, ८, १; ५, ६, २; तां. ९, १०,
 १; जै. १७; १७९; जैउ. ३, ५,
 ७, ४; सा. १, २, ७; गो. १, ३, ७;
 ९; १५; २, १, २४; ६, २; ९;
 सकृत्ऽसकृत् श. १, ३, २, १८; ८,
 २, ५; २, ५, ३, ३९; ६, १, ३, ३;
 ५, १, ३, ५; ७, ५, २, ६०; १२, २,
 ३, १३; का. १, ६, १, २१; तै. ३,

३,८,११; तां. १८, ५, १६; गो.
१,४,१६; २, १, ४; सकृत्सङ्घ
शां. ५,६; १०,८; तै. १,३,१०,
५; ६,३,६.
सकृच्छ्र(न्सङ्घ)स्ता- स्तायाम्
शांआ. २,१७.
सकृद्भ(न्सङ्घ)दन- न्नात् ऐआ. ५,
३,३.
सकृद्द(न्सङ्घ)च्छिन्न- न्नम् तै.
३,७,४,१०; -न्नानि श. २, ४,
२,१७; २४; का. १, ३,३,१४;
२०.
सकृद्दिट्(न्सङ्घ)वज्- -ष्टस्य शां.
७,४.
सकृद्द्वि(न्सङ्घ)ङ्घन,ता- -ताभिः
तां. ६,८,१५; -तेन तां. ५,१,५.
सकृद्दु(न्सङ्घ)मयितु- -तः श.
२,६,१,६; का. १,६,१,५.
सकृद्दि(न्सङ्घ)युत्त,त्ता- -त्तम् श.
१४,५,३,१०; -त्तासङ्घ श. १४,
५,३,१०.
सकृद्भ्र(न्सङ्घ)राशंल- -म् ऐ. २,
२४.
सकृन्म(न्सङ्घ)द्वत्- -त् श. ४, ३,
३,१०.
सकृष्णजि(न→)ना- -नाः जै. १२७.
सक्त,सक्तु,√सञ्ज्.द्र.
सुक्थि- -क्थि ऐ. ७, १; ऐआ. ५, १, ४;
श. १३, ३, १, ८; तां. २१, ४, ४;
-क्थिनी ऐ. ७, २; -क्थिभ्याम्
शां. १६, २, ६; जै. १५०.
मक्थी- -क्थीः श. १३, २, २, ८;
तै. ३, ८, २३, ३; -क्थी श. ७, १,
१, १८; २९; ८, १, ४, ३; ६, २,
९; १०, ६, ५, ३; तै. २, ४, ६, ५;
तैआ. ४, ३, १, १.
सु-क्रु- -त् ऐ. २, ९; तै. ३, ५,
७, २.
स-क्र- -राः जै. २०७.

सञ्ज(√सङ्) - -ञ्ज तै. ३, ७, ७, १.
सञ्जिङ्- -णिः ऐ. ८, ११.
सु-ज्ञानकर्वा- -म् श. ३, २, ३, २१.
सु-ज्ञय(√सङ्) - -यः तै. २, ५, ८, ८.
स-ञ्जी- -रम् प. ४, ४; -रे तां. २४,
१८, ५.
सञ्जी- -दति- -तयः तां. १६, १३,
१३.
सुखि- -खा ऐ. १, १३; १६; २, ६; ७,
१३; १५; ऐआ. ४, १, १; श. १,
८, १, २३; ३, २, ४, २०; ७, १,
१७; ४, ५; ५, ५, ४, २२; ७, ५,
१, २५; १२, ४, ३, ५; ७, ३, ९;
१०; तै. २, ४, ५, ७; ३, १, २; ३; ३,
५, ८, २; १३, २; ६, ६, १; तैआ.
१, ३, १; ४, ४, ३; मं. १, २, १३;
७, १६; २, २, ९; गो. २, ३, ६; ४,
१६; -ञ्जायः ऐआ. ५, २, ५; शां.
२१, ४; २३, ७; श. ६, ३, २, ४;
-ञ्जायः श. १३, ८, ४, ३; तैआ. ६,
३, २; तां. १२, ५, ५; १३, ११, ३;
१४, ५, ४; -ञ्जायः ऐ. १, १३; ३,
२०; ६, १८; १९; श. ३, ८, ३, ३७;
तै. २, ८, ३, ५; ३, ७, ७, ११; जै.
५३; ८५; १९४; मं. २, ६, ५; गो. २,
२, ४; ६, १; -ञ्जायम् ऐ. १, २२;
ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६, तै. २,
८, ८, ३; तैआ. १, ३, १; २, १५, १;
जै. १८६; -ञ्जाया तै. ३, ७, १३,
४; तैआ ४, २०, ३; -ञ्जाया तै. २,
६, ७, ४; -ञ्जायौ तैआ. १, १०, २;
-खिभिः तै. १, ५, ५, ३; ५; २, ८,
५, १; -खिभ्यः श. २, ३, ४, ३१;
का. १, २, ३, १३; ४, १, २२; तै. २,
४, ७, ११; ५, ५, ५; ७, १३, ३; ८,
५, ८; तां. १, ५, २; गो. २, ४, १६;
-खिभ्याम् श. १, ६, ४, ३; -खीन्
ऐ. १, २६; श. ३, ४, ३, १८; गो.
२, २, ४; -खीनाम् तैआ. ४, ४२,

३; जै. ३, ५; -ञ्जे ऐ. १, २२;
-ञ्जा ऐ. १, १३; १६; श. १२,
४, ३, ५; -ञ्जे श. २, २, ३, १६;
गो. २, ३, ६.
सखि-तम- -नःसङ्घ जै. १४०.
सखि-वत्- -वान् ऐ. १, ३०; शां.
९, ६.
सखि-विद्- -दम् श. ६, ३, १, २०;
तैआ. १, ३, १; २, १५, १.
सखी-काम्य- -म्याः जै. २०९.
सखी-कृत्य जै. २०५.
सख्यु- -ख्यम् ऐ. ३, २०; श. ३, १, ४,
१८; ६, ६, १, २१; ११, ५, १, ९;
तै. २, ८, ३, ५; ३, ७, ६, १४; ७,
११; मं. १, २, १३; -ख्या तै. २,
४, ३, १; -ख्यात् तै. ३, ७, ७,
१२; -ख्यानि श. ११, ५, १, ९;
-ख्ये तां. १२, ९, ३; मं. ४, २-४.
सु-गण- -गः ऐ. ३, २०; तै. २, ८, ३,
८; तैआ. १, २७, १; १०, १, ११.
सु-गहद- -दः गो. १, ५, २४.
सु-गर,रा- -रस्य तै. २, ४, ५, २; -रा
श. १, ७, २, २६.
सु-गरस्- -राः तां. १, ४, १३.
सु-गर्भ- -र्भ्यः ऐ. २, ६; श. ३, २,
४, २०; ७, ४, ५; तै. ३, ६, ६, १;
मं. २, २, ९.
सु-गु- -गवः तां. २५, ८, २; -गुः तै.
२, ४, २, ४; तैआ. ४, ४२, २.
सु-गोत्र,त्रा- -त्राम् जै. १३५; -त्राय
तां. १८, २, १२.
सु-गिध(√घम्)- -म् तै. २, ६, १०,
३; ३, ६, १३, १.
सु-गुनी- -नीम् श. ३, ३, ३, ७.
सु-ग्रह- -म् शांआ. २, १७.
√सञ्(←√सङ्), असञ्जोत् जै.
१७९; सञ्जुयाम् जै. १७९; सञ्जालम् तैआ. ४, ३, ३; ५, ३, ९.
सु-वो र(√घुप)- -पाः तां. ५, ६, १५.

√मधेगिनि M.W. प्रम्. १. ५ 'रुषी' सुपा. स्वरोऽशुद्धः । वृ.=ऋ. ६, ६१, १८ । † अमधोत् पाठान्तरम् । † 'सञ्जुयाम्' इति पाठान्तरम् ।

संकर्षण-म्/√कृत्+णमुल्) श. ११,
६,१,४^१;९.

सं-कल्प- सं/कल्प् द.

संकुसुक(-म्/कम्)- -म् श. ११,४,
४,८;११.

सं-कुसुक- -कः तैआ. २,४,१.

संका- -कासु तै. २,४,७,५.

सं ← पम्

सं/किन्.संचिकिन्निरे शां. १९,९.

सं/कृ.सुम्.क्रन् तै. १,८,८,१.

सं-कर- -रः वं. ३; -रात् सा. ३,
४,२; वं. ३.

संकरे-वासि(न्→)नी- -म् सा.
३,४,२.

सं-कृति- -ति श. १३, ३,२,६^१;
-तिः तै. १, १,१,५; जै. १९७.

संकृति-पार्थुरश्म- -श्मे आ. २,
११,७.

सं-कृत्य श. ३,१,३,४.

सं/कृष.संकर्षति तै. ३, ३,८, २;
संकर्षत् तै. ३,३,८,१.

सं/कृष्.सुम्.इव.कोपयति श. १,
४,१,१६.

सं/कृ.संकिर ऐआ. ५,१,६.

सं/कृष्.संकल्पेधाम् श. ७,१,१,
३८; १२,४,३,४.

संकल्पयते शां. २,७; संकल्पयति

ऐआ. ३,१,१; श ३,४,२,६;७;

१०,५,२,१५;संकल्पयति श. १४,

४, १, ७^१; संकल्पयन्ति श. ११,

७, १, २; संकल्पयन्ति श. १०,

५,३,३; समचीकृष्णम् शां २,७.

सं-कल्प- -ल्पः ऐआ. २,६,१; श.

१४,४,३,९; जैउ. ४, १०,४,५;

-ल्पम् शां. १५, १^१; शांआ. ५,

२; -ल्पानाम् श. १४,५,४,११;

७,३,१२.

संकल्प-जृति- -म् तै. ३, १२,३,४.

सं-कल्पमान- -म् तै. ३, १०,१,१.

सं/कृ.सुम्.इव.क्रन्ते श. १,६.

३, ३३; संक्रामति शां. ११, ४:

श. १,५,३,६; ८,१,३, ५^१; तां.

३,४,२^१; १३,२^१; सुम्.क्रामन्ति

श. १३,२,४,४; तै. ३,९, १,४;

संक्रामतु तै. ३,८, १७,३; संक्रा-

मेव शां. ११,४^१; १४,२; जै. ११२;

गो. २, ३, ११^१; सुम्.क्रामेयुः

श. १३,२,४,२.

संक्रमयति श. ६,३,३,१४.

सं-क्रम- -मः तां. १, १०, १२;

जैआ. १,४२७; गो. २, २, १४;

-माय तां. १,१०,१२; -मे आ.

१,४२७.

सं-क्रमग- -म् श. १३,२, १०, १;

जै. १.

सं-क्रान्त- -न्वयोः श. १, ६, ३,

३३.

सं/क्री.संकीणीयुः शां. ८,९.

सं-क्रीडा- -डाः आ. जैआ. १,४८५.

सं/कृश.संक्रोशन्ते जै. १०४.

सं-क्रोश- -शः तां. १२, ३, २२;

जै. १०४^१; -शाः आ. जैआ. १,

५२५.

सं-क्रोशमान- -नाः तां. १२, ३, २३.

सं-क्लिश्य(√क्लिश्)श. ६, १, १, १२.

सं-क्षर(√क्षर्)- -रे श. १०, ५,

२, १८.

सं-क्षरित- -म् श. ६, १, १, ११;

२, २, ४; ३, १, २८.

सं-क्षार- -रः तां. १५, ३, १४;

१६, ११, ७^१; आ १, ११९; २, २२.

६; -रौ जैआ. १, ११९.

सं/क्षि.संक्षेपे तै. ३, ७, १३, १.

सं-क्षुल्यइव(√क्षु) प. २, २^१.

सं/खिद्. समखिदत्, संखिदेव

शांआ २, ७.

सं/ख्या.सुमल्पे श. ३, ३, १, १२.

संख्यापयति श. ३, ३, १, ११^१;

१२; ४, ४, २, १८; जै. १२०;

संख्यापयन्ति तां. ८, ७, १२; १४;

संख्यापय श. ४, ४, २, १७.

सं-ख्या- -ख्या ऐआ. २, ३, ४; श.

७, ३, १, ४३.

सं-ख्यात- -ताः तै. ३, १२, ६, २.

सं-ख्यान- -म् जै. १२८.

सं-ख्याय श. ५, ४, ५, ४^१, ५.

संख्यायमा(न→)ना- -नायाम्

शांआ. २, १७.

सं/गम्.संगच्छते श. ३, २, २, २३;

तैआ. ५, ६, ६; तां. १७, १२, ५;

सुम्.गच्छते तै. ३, १, ४, २; गो.

२, ४, ९^१; संगच्छते श. १, ४, ५,

७; १४, २, २, ४०; तै. २, ७, ३, १;

संगच्छन्ते ऐ. २, १०; शां. ७, ९;

१०, ६; १३, ४; १८, ८; श.

१, २, २, २^१; का. २, २, १, २^१; गो. २,

४, ६; संगच्छामहे श. १, ८, ३,

६; संगच्छते श. १, ८, १, ७;

सुम्.जग्मुः ऐ. ५, २१; शां. २४,

८; संगच्छति ऐ. १, २४; तां. १७,

१२, ३; संगच्छताम् तैआ. ६, ४,

२; सुम्.गच्छताम् श. ३, ७, ४, ८;

९; सुम्.गच्छताम् तै. ३, ७, ५,

११; सुम्.गच्छताम्) श. ३, ७,

४, ८; ९; संगच्छस्व तैआ. ६, ४, २;

सुम्.गच्छस्व तै. ३, ७, १३, ३;

सुम्.गच्छस्व) तैआ. ६, ४, २;

संगच्छध्वम् तै. २, ४, ४, ४;

संगच्छै श. २, ३, ४, २४; समग-

च्छत श. १, ८, १, २७; जै. ५४^१;

गो. १, २, १५; संगच्छेयानाम्

तां. ९, ९, ८; सुम्.गच्छेय

तै. ३, १, ४, २; संगच्छेयम्

जै. ५४; सुम्.गभेमहि तै. ३,

१, ३, २; सुम्.गिनपीय श. २, ३,

४, २४; सुम्.गिनपीय) का. १,

४, १, १८; सुम्.अगत श. १४, १,

४, ४; ५^१; ६^१; सुम्.अगत श.

१४, १, ४, ५; ६; तैआ. ४, ७, ३; ३^१;

सुम्.अगत तैआ. ५, ६, ५; ६^१;

सुम् अगन्त श. ३, ९, ३, २९;
 सुम् अगन्त तै. ३, २, ८, १;
 समगथाः श. २, ३, ४, २४; का. १, ४, १, १८; सुम् अगथाः श. २, ३, ४, २४; का. १, ४, १, १८; संग-
 साथान् तैआ. ३, १४, ३; सम-
 गन्महि मं. १, ६, १४; सुम् अगन्महि श. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १८; ४, ८; तैआ. २, ४, १;
 सुम् अगन्महि तां. १, ३, ९.
 संगमयति ऐ. १, ३०; श. ४, ४, ५, १; १५, २०; ५, २, १०; संगमय
 तैआ. ६, ४, १; सुमजीगन्म श. ४, ५, २, १०.
 सं-ग- नो तै. २, ५, ८, २.
 सं-गच्छमान् -नः का. १, ४, १, १८.
 सं-गत, ता- -ताम् शां. ७, ९;
 -न्भ्यः तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १.
 सं-गति- स्थै ऐ. २, १७; ४, २०:
 ३०.
 सं-गत्य श. १३, १, ६, १; तै. २, २, ७, १; ३, ८, ९, २; ११, ३, १.
 सं-गथ- थ्ये श. ७, ३, १, ४६;
 तै. २, ८, ६, ३; ३, ६, २, १; तां. १, ५, ८.
 सं-गम् -नम् जै. ११७; -मे श. ४, २, १, १०.
 संगम-मात्री- म् गो. १, १, ३०.
 सं-गमन- नः श. ७, २, १, २०;
 -नम् तैआ. ६, १, १; -नै तै. ३, ७, १३, ३.
 सं-जगमान् -नः ऐ. ६, २७; श. १, ७, ४, ४; ४, २, १, १९; गो. २, ६, ८; -नौ तै. १, १, १, २.
 सं-गत्रु(गो)- वः श. २, २, ३, ९; का. १, २, ३, ७; तै. १, ५, ३, १; -वान्
 तै. १, ५, ३, १; -वे तै. १, ४, ९, २.

संगव-काल- ले जैड. ४, ७, २, १०; १३.
 संगविनी- नीन् ऐ. ३, १८.
 सं/रंगु, संजगर तै. ३, ७, १२, ३:
 संजगर तैआ. २, ४, १.
 सं-गर- रः ऐ. ८, २१; श. १३, ७, १, १५; तैआ. २, ६, १; -रम्
 तैआ. २, ६, १.
 सं/गा, समगाव् ऐआ. ३, १, १;
 शांआ. ७, २.
 संगृहीत-सम् √ग्रह द्र.
 सं/गै, संगायन्ति श. १३, ४, ३, ३;
 ४, ४, २; संगायन्ति श. १३, ४, ३, ३; ४, ३: ४; प. २, ३; संगायत
 श. १३, ४, ३, ३; ४, २.
 सं-गी(त→)ता- ताः घ. २, ३;
 सं/प्रड, मु, संगृह्णति, संगृह्णति जै.
 १८०; संगृभाय तै. २, ४, ४, ७;
 संगृहाग मं. १, ८, ४; संगृह्णति
 तै. ३, ८, १, १; समगृभाय् ऐ.
 ३, २६; २७; सुमगृह्णाव् श.
 ७, ५, २, ४; जै. १०२; सुमग्रमम्
 श. ५, १, २, ८.
 संगृहीत- -तम् श. ७, ५, १, १५;
 २३; १४, १, २, १७; -तम् इव
 श. ३, ७, १, १२; ७, ५, १, २३;
 १४, १, २, १७.
 संगृह्य श. २, २, ३, ३; ३, ४, २; ५, ३, ४, २१; ७, ५, २, ४; का. १, २, ३, २; ४, १, १; जै. ३७; २००;
 संगृह्य इव श. २, ३, ४, २२; का.
 १, ४, १, १७.
 सं-प्रङ्ग- -ण मं. १, ८, ४.
 सं-प्रङ्गि- -णः श. ११, ८, ४, २;
 -ता ऐआ. २, ३, ८; श. ५, ३, १, ८; ४, ३, २३; तां. १९, १, ४; जै.
 १३४; जैड. ३, २, ३, ३; -तारः
 ऐ. २, २५; -तारम् तै. ३, ४, ७,
 १; जै. १९८; जैड. ३, २, २, ८;
 -तुः श. ५, ३, १, ८; तै. १, ७, ३,

५; जै. १९७; १९८; -त्रा तै. १;
 ७, ९, ६.
 सं-प्रा(ह्य→)ह्या- ह्या श. १,
 २, ५, १६; का. २, २, ३, १५.
 सं-प्रा(ग्राम्) -मः श. १, २, ५,
 १९; ५, ३, ६; १७; का. २, २, ३,
 १८; तैआ. १, १०, ४; -मम् ऐ.
 ८, १०; श. १, २, ५, १८; ३, ३, १,
 १४; १३, १, ५, ६; ४, ३, ५; का.
 २, २, ३, १७; तै. ३, ९, १४, ४; जै.
 २०५; सा. ३, ६, १; गो. १, ३,
 ५; -मयोः जै. १६; -माव् श.
 १, २, ५, १९; का. २, २, ३, १८;
 -मे श. १, २, ५, १९; २, ६, १, १;
 २, १; का. १, ६, १, १; २, १; २, २,
 ३, १८; गो. २, १, १८.
 संग्राम-जित् -व् श. १३, ५,
 ४, ९.
 सं-वातु(√हृ) -तम् तै. ३, २, ५,
 ९; -तम् इ-तम् श. १, १, ४, १८,
 गो. २, २, ७; -ते तै. २, ६, १०,
 १; ३, ६, १३, १; -ते इ-ते का. २,
 १, ३, २०.
 सं/प्रा, संग्रह्यन्ति श. १२, ५, १,
 १३.
 √सच्, सचते श. २, ३, २, ९; १०;
 सचते श. १, १, ४, १४; १६; ३,
 २, १४; १५; १२, ५, १, १-३; २,
 २; का. २, १, ३, १७; १८; तै. २,
 ४, ६, ९; ३, ७, ९, ५; तैआ. १०,
 १०, २; तां. १२, १३, २२; २०,
 १५, ३; जै. ७७; १६९; गो. १,
 ५, २५; सिपकि शां. २५, ७; तै.
 २, ८, १, १; सचन्ते श. २, ६, १,
 ९; २, ५; का. १, ३, ३, ९; ६, १, ७;
 २, ३; सचन्ते श. २, ६, १, ९; २,
 ५; १२, २, ३, १२; तै. २, ३, ९, ७;
 ८; ९; तैआ. ३, १२, ७; तां. २०,
 १५, २; जै. १४; ९८; सचसे तै. ३,
 ५, ७, १; सचथे तै. २, ८, ६, ६;

सेचिरे गो. २, ६, १४; सक्षयते श. ४, ६, ९, ५; सक्षयन्ते श. ४, ६, ९, १; ३; स्रुचताम् तै. ३, ७, १४, ५; सिपक्तु श. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५; स्रुचन्ताम् श. १, ८, १, ४२; ७, ४, १, २; स्रुचस्व श. २, ३, ४, ३०; का. १, ४, १, २२; अस्रुचत तां. १२, ६, १२; १४. १२, ७; अस्रुचन्त श. ११, ६, १, ३-६; तां. १२, १९, १; स्रुचन्त ऐ. १, १६; ३०; श. १०, २, २, २; सचेमहि श. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६; अस्रुक्त श. १४, ४, १, ९; तै. १, ४, ३, ३; अस्रुक्तमहि तां. १२, ९, २, १.

स्रुक्लि- -क्तवः शां. १३, २; श १३, २, १, ३; तै. १, ८, ५, २; ३, ८, १४, ५; -कुभिः श. ४, २, १, २; ११; १३, २, १, ३; तै. ३, ८, १४, ५; गो. २, २, १०; -कूच तैआ. २, ८, १; गो. २, ४, ८.

सक्तु-मन्थ- -म् सा. ३, १, ५.

सक्तु-श्री- -श्रीः श. १२, ६, १, २६.

स्रुचा श. ५, ५, ४, २५; तै. १, २, १, ८; ४, २, १, ५, ८, २; २, ४, ५, १; ६, १२, ४; १३, १; ७, १३, १; ३, १, ३, २; तैआ. ४, २, २; तां. १४, १०, १; जै. ८५.

सचा-भू- -भुवः श. २, ५, २, २९; का. १, ५, १, २६.

स्रुचि श. ४, १, ३, ७.

सचि-विद्- -दम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६.

सचिव- -वाः ऐ. ३, २०.

स-चाक्रि- -क्रिगौ तै. २, ७, १८, ४.

स्रु-चक्षुस्- -क्षुः श. १, ६, ३, ४१.

सचाद्वाचक-पुष्पी -म् सा. २, ६, १०.

स्रु-चेतस्- -तसः श. १०, १, ३, ८; -तसा ऐ ५, १८; शां. २६, १२; तै. २, ४, ८, ३; -तसौ श. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५.

स्रु-च्छन्दस्- -न्दस. ऐ. १, २, ५; -न्दसी गो. १, ३, ९; -न्दसौ शां. ३, ६; श. १, ७, ३, १९; ११, ४, १, १३.

स्रु-च्युति- -म् तै. २, ४, ६, ४.

स्रु-जनु(√जन्)- -नम् ज. १४४; -ने श. १४, ६, २, १४; जै. १४४.

स्रु-जनीया- -म् ऐ. ५, २; ऐआ. १, ५, २; शांआ. २, १६; तां. २, ४, १७.

स्रु-जनु- -न्वां श. ५, ३, ५, २५.

स्रु-जन्य- -न्यम् जै. १४४; -न्या ऐ. ८, २६.

स्रु-जातृ, त्रा(√जन्)- -तः श. ३, ५, ४, १३; ५, ४, ४, २०; जै. १५; ११५; -तम् श. ५, ४, ४, १९; जै. ११५; -ता जैउ. १, १५, ३, ३; -ताः श. १, २, १, ७; ९, १, १५; का. २, १, ४, ५; तै. २, ६, ३, ५; जैउ. १, १५, १, २; -ताम् श. ६, ५, २, ३-६; तै. २, १, ५, ६; ३, २, ७, ६; ३, ९, ६; ६, ८, १; -तानाम् श. ५, ४, ४, २३; -ताय श. ५, ४, ४, १९; तां. ८, ९, ७; -तैः तै. २, ७, १८, ५; तैआ. ५, ४, ९.

स्रु-जात-त्व- -म् गो. १, ३, १५.

स्रु-जातृ-वत्- -वाच् तै. २, ४, ६, १२.

स्रु-जातृ-वनस्यु- -म् श. १, ९, १, १५; तै. ३, ५, १०, ४; जैउ. ४, ५, १, ४.

स्रु-जातृ-वनि- -नि श. १, २, १, ७; १०; का. २, १, ४, ५; ८; ९.

स्रु-जातृ-शस्- -साच् तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १.

स्रु-जाया- -चा गो. २, ४, १८.

स्रु-जित्वच्(√जि)- -त्वानम् तै. ३, ५, ७, ४.

स्रु-जिह्वा- -ह्वे ऐ. ७, १; गो. १, ३, १८.

स्रु-जुप्(√जुप्)- -जूः ऐ. ५, १; श. २, ३, १, ३७; ३, ८, १, १२; ४, १, २, १६ ४, २, १६; ७, २, ३, ८; ८, २, २, ८; ९; ११, ५, ३, ५; का. १, ३, १, २६; २७; तै. २, १, ५, १०; -जूःऽजूः श. ८, २, २, ७.

स्रु-जोप- -पाः ऐ. ५, १८; श. २, २, ३, २८; तै. २, ८, ६, ३; ५.

स्रु-जोपस्- -पसः शां. २०, ४; २३, ३; श २, ५, ३, २१; ७, १, १, २५; ३, २, ८; १३, ५, १, १२; का. १, ५, १, १८; तैआ. २, ३, १; -पसा तै. ३, ११, ३, १०; -पसौ श. ७, २, ३, ८; -पाः ऐ. ४, ३१; शां. २६, ११; तै. २, ४, ३, ६; ५, ८, ३; ६, ८, २; ७, १३, ४; ३, १, १, १२; ६, ३, २; तैआ. १०, १, ११; तां. १४, ८, १; -पोभ्याम् श. ४, १, ३, १९.

√स्रुज्(←स्ज्), सुज्जति तैआ. १, ११, ८.

स्रु-ज्योतिस्- -तिपि प. ४, ५.

सं←सम्

सं/चक्ष्, संचुक्षीत श. १३, ३, ५, २; तै. ३, ९, १५, १.

सं-चक्ष्ण- -गः तै. २, ८, ५, ५; जैउ. १, १४, ३, ९.

सं/चर्, स्रुचरति श. १, ९, २, ४; ३, ४, ४, १४; ८, ३, १५; ४, १, १, २७; ६, ३, १, ३७; ७, ४, १, २०; १०, ४, १, १७; तै. १, ५, १२, ५; तैआ. १०, ६४, १; स्रुचरति श. १, ३, २, ३; ५; ३, १, ३, २८; ४, १, १, १७; २, १७; ४, १, ५; ८, १, ३, ८; ९; १४, ७, १, ७; तै. १, ५, १२, ५; ३, ३, ८, १; तां. १९, १०, ४;

११,८; जैउ. १, १८, १, ५; गो. २, २, १७^३; १९; संचरतः तै. ३, ३, ४, ४; संचरन्ति श. १२, ४, १, ३; तै. ३, १, १, ६; प २, ४^३; सुम्... चरथः तैआ. १, १०, २; संचरान् श. १, १, १, २१; का. २, १, १, १४; संचरताम् तै. ३, ७, ४, ११; संचरेत ऐ. ७, १२; संचरेत् श. ३, ६, २, २०; ८, १, ४, २; १४, ७, २, १६; संचरेत् श. १२, ४, १, ४; का. २, १, १, १४; संचरेयुः श. १, १, १, २१; १२, ४, १, २; संचरेमहिं मं. १, ६, १४. संचारयति श. १२, २, २, ४; संचारयेत् श. १२, २, २, ४; संचारयेत् श. १२, २, २, ४; गो. १, ४, २०^३. संचर- -रः श. १, ९, २, ४; ३, १, ३, २८^३; -राणि शां. ५, ३; ५, ८; गो. २, १, २१; २३. संचरण(ण→)णी- -गी श. १४, ६, ११, ३. संचरत्- -रत् श. १४, ४, ३, २९; ३२; तैआ. ९, १०, ५; -रन्तम् श. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; -रन्तौ तै. २, ७, १६, १^३; तैआ. ३, १४, ३; तां. १, ७, ५. संचरमाण- -णम्, -णस्य ऐ. ७, १२. संचाकशत्(√कश्)- -शतः जै. ७४. सं/चि, सुम्... चिनवत् जै. २०५. सं-चित- -तः शां. १९, ४ श. ६, ४, २, ८^३; ७, १, २, २२^३; १०, ३, १, २-६; ५, १६; तै. ३, १०, ३, १^३; ११, ६, १; -तम् शां. १९, ४; श. ८, १, ४, ७; १०; -ते श. ९, २, १, १३^३; ५, १, ६१; ६८; १०, १, ४, ११. सं-चित्य श. १२, ४, १, ८; जैउ. १, ४, १, ६.

सं/छद् , संछादयति श. ८, ७, २, १२; १३; ३, १, ५; ४, १९^५; २०^३. सं-छन्न- -म् श. ८, ७, ४, १९; २०; जैउ. १, १, ३, ६. सं-छादयत्- -यन् श. ८, ७, २, १२; ३, ४^३. सं-छिद्य तां. ९, २, २२. सं/जन् , संजायते, संजायसे श. ६, ८, २, ४; संजज्ञाते जै. १५४. संजनयति श. ४, ४, ५, १; १५; २०. सं-जायमा(न→)ना- -नार्यै जै. १८२. सं/जि, संजयति तै. १, २, ६, ७; सुम्... जयति ऐ. ३, १९; ८, २६; सुम्... जयति श. १२, ४, ४, ३; संजयामि ऐ. ५, २१; संजे-प्यन्ते जै. १५५; संजयान् तां. १३, ६, ७; संजयानि ऐ. ८, १०; समजयत् तै. २, ८, २, ८; समजयत् तै. ३, ९, २१, २; समजयन् तै. १, २, ६, ६; तां. १३, ६, ७^३; संजयेम तै. ३, १, २, ५. सं-जय- -यः तां. २१, १२, १; -यम् ऐ. ३, १९; तां. १३, ६, ६; ७^३; जैआ. २, ५, ७; आ. २, १८, १; -ये आ. जैआ. १, ४१९. -येन तां. १३, ६, ७. सं-जयत्- -यन् तै. २, ४, २, ९; ७, ९. सं-जित- -तम् तै. २, ४, ४, ३. सं-जित- -ता तै. ३, १, १, ७; २, ५. सं-जिति- -तये गो. १, २, २४^३; -त्यै ऐ. ८, ९^३. सं/जीव , संजीवति श. ३, ८, २, २७; ३, २६; ९, ४, २; ८; १७; सुम्... जीवेत् जै. ४४; १८०. सं/ज्ञा, संजानीते ऐ. ७, १८; श. १, १, ४, ५; २, १, १७; का. २, १, ३, १०; संजानाते तां. २१, १०, ६; जै.

१५४; सुम्... जानाते श. १३, १, ६, १; संजानते ऐ. ८, २५; २७; श. ५, ४, ३, १९; सुम्... जानते ऐ. ४, २५; श. ३, ९, ४, २१; ७, १, १, ७; संजानाथे श. १, ८, ३, १२; संजज्ञे श. ४, १, ५, ७; संजानीताम् श. ४, १, ५, ७; सुम्... जानताम् श. ३, ९, ४, २१; तै. २, ४, ४, ४; संजानाथाम् श. १, ८, ३, १२^३; संजानीष्व श. ३, ६, ४, १४; संजानामहै श. ३, ४, २, २; सुम-जानत ऐ. २, २०; ४, ७; २७; ५, १६; ऐआ. १, २, २; श. ७, १, १, ७^३; ८; समजानताम् शां. २६, ९; १४; संजानीरन् श. ७, १, १, ७; संजानीय जै. १७२; समज्ञा-स्थाः तै. ३, ७, ८, २. संज्ञपयन्ति श. २, २, २, १; ३, ८, २, ४; ३०; ४, ३, ४, १; १२, १, २, १; १३, २, ८, २; ५, २, १; का. १, २, २, १; संज्ञपयन्ति श. ४, ५, २, १; १३, २, ८, १; ५, २, १; तै. ३, ९, २०, १^३; संज्ञपयामि श. १, ४, ५, १०; सुम-ज्ञपयत् ऐ. २, २०; श. ६, २, १, ६; संज्ञपयेत् तै. १, ३, ४, ४; संज्ञ-पयेयुः शां. १८, १२. सं-जज्ञा(न→)ना- -ने तै. १, २, १, २. सं-जानान्, ना- -नानाः ऐ. १, २२; २, २०; ४, ७; श. २, ३, १, ३; तै. २, ४, ४, ५; -नाने श. २, ३, ४, १६; तै. २, ६, ११, ५; १२, ३; -नानौ ऐ. १, ३०; तै. ३, ७, ५, ११. सं-ज्ञपन- -नात् श. ३, ८, १, १६. सं-ज्ञप्त- -प्तः श. ३, ८, १, १६; २, १; ११, ८, ३, ५; -प्तम् श. ११, ८; ३, ५; -प्तेषु श. १३, ५, २, १; सं-ज्ञप्य श. ४, ५, २, १. सं-ज्ञप्तिमान- -नस्य श. ३, ७, ४, ९; ८, १, १५; ११, ७, ४, ३;

-ने श. १३, २, ८, २; तै. ३, ९, ६, १; -नेभ्यः श. ७, ५, २, ८.

संज्ञा-ज्ञा श. १४, ५, ४, १२; १३; ७, ३, १३; १४; -ज्ञाम् श. १, १, ४, ५; २, १, १, ५; १७; ६, ४, १, १०; १२; ७, १, १, ३८; ३९; ८, ६, १, २, २; का. २, १, ३, १०; १२; २१; ४, १, ४; १६; तै. ३, २, ५, ४; ३, ६, १

संज्ञा-श्रीसूक्त-म् शां. २६, ९.

संज्ञाति- -त्यै ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २.

संज्ञान- -नम् ऐ. ५, १६; ऐआ. १, २, २; २, ६, १; श. ७, १, १, ८; १४; ७, २, ३; तै. १, १, ३, २; २, १, १७; २, ४, ४, ६; ३, १०, १, १; ९, ६; १०, २; तैआ. १, २०, १; २६, ४; -नाय तै. ३, ४, ६, १; -ने तै. १, १, ३, २; तैआ. १, २६, ४; -नेन तै. २, ४, ४, ५.

संज्ञानान- -नेषु ऐ. ७, १७.

संज्ञ्या, समजिनोत् जै. १४९.

सञ्ज्, सजन्ति तै. १, ६, १०, ५.

सज्यते श. १४, ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७; सज्यन्ते श. १०, २, ६, ८.

सक्त- -म् जै. १२७.

स-णकार- -म् ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११.

सुत्(√१अस)- सुत् ऐ. २, ३२; ३, ८; १७; २८; ३३; ५, २६; ऐआ. १, ४, २; २, १, ५; शां. १८, ३; २६, १२; शांआ. ३, ६; श. १, ६, ४, ८; ८, २, १०; २, १, १३; ३, १, १०; ११; १२; १७; ५, १, १८; ३, १, १, १; २; २, ४, १६; ४, १, २, ५; ७, ४, ६; ४, २, २, ९; ५, ३, २, ३; ६, २, १, ९; ८, २, १; १०, ४, १, ४; १, ५; २१-२३; ५, २, १, ५; ३, १; २; १२, ७, २, १३; १३, ४, १, १३; २, १०; ८, १, ११; १४, ४, १, ३०;

३१; ४, ३; ५, ३, १, २; ६; ७, २, ८; का. १, २, १, ९; ३, १, ५; ६; तै. २, २, ९, १; ८, ८, ४; ९, ३; तैआ. १, ११, १; ५; ८, ६, १; ७, १; १०, १६, १; तां. ४, ८, १०; १३; ७, ५, २; ८, २, १०; ९, ५, ८; १०, १२, १; ११, ४, ३; १५, १२, २; २०, १६, ६; जैउ. १, १७, १, १; २; ३, १, २, १, ५; ४, ११, ४, १; प. १, ३; २, २; सत्तु ऐ. ४, २, २; ६, १, २; श. १, ६, १, २, १; ३, ६, २, २, ४; ८, ३, १, ५; १६; ४, ५, ५, ४; ७, ४, १, १, ४; ११, ७, ३, २; १२, ९, ३, १, १; १२; १३, ८, १, ९; १४, ५, ३, ३; ७; तै. १, २, १, २७; २, ४, १, १०; २, ३; ७, १८, ५; ८, ८, ९; ९, ५; तैआ. १, ६, १; २३, २; १०, १, १०; तां. ४, ८, १३; १३, ३, २, ४; जै. ८९; १०६; १९२; २१२; जैउ. १, ४, ४, ९; सत्ता ऐ. १, १६; श. ३, ६, ३, २, १; ७, ५, २, १, १; ११, ८, ३, १, १; १२, ४, ३, ५; तां. १०, १२, १; सत्ताम् श. ८, ६, ३, २०; तै. १, २, १, २६; तैआ. १, १५, १; १०, ६, १; ६२, १; तां. १५, १२, २, सत्ति ऐ. ६, १२; ऐआ. १, ५, २; शां. २४, १; शांआ. १२, ८; श. १, ३, २, १, ५; ६, ३, ४०; ७, ३, ९; २, ३, १, २; ५, १, ३, २; ११, २, २, ६; १२, १, ३, २, २; ९, १, १२-१४; का. १, ३, १, १; तै. १, ६, ९, ८; ३, ७, १२, ३; जै. १४०; १६४; २१२; गो. २, ३, २३; ६, ६; सत्तु तै. ३, ८, ७, ३; सत्तोः श. ४, ५, ५, ४; सत्सु जै. ९०; जैउ. ३, ६, ३, ९; सद्भ्यः ऐ. ६, १४; तै. २, २, ३, ७; ७, ४; ११, ६; सद्भ्याम् श. ३, ३, ४, २, २; सत् ऐ. १, १६; २०; २, ५; ५, १, ५; ३०; ६, ३०; ३५; ७, १७; २०; २३; २४; ८, ५, ६, २, ३; ऐआ. २, ५, १; शां. १, १; ७, ३; श. १, ४,

४, ८; १५; ६, १, २, १; २, ३, ३, ५; ४, १, १, १९; ४, ८; २, ३, १८; ५, ८, १३; ६, ७, १७; ५, १, ५, १, ४; ४, १, १० ६, ३, १, २, ३; ४, २, ६; ७, १, १, २, २; ४, १, १, २; ५, १, ६; ९, ५, १, ५, ४; १०, ५, २, १, ५; ११, १, ६, २, २; ३, १, १; ५, ४, १, ८; १२, ४, ३, ५; ४, ४; ७, २, २; १३, ४, २, १७; १४, २, १, ४; २, ३; ४, ३; ६, ११, १; ७, १, ७; २, ८; का. १, ३, १, १०; तै. १, १, २, ३; २, १, २, ०; ४, २, ४; २, ४, १, ९; ५, ८, ७; ३, ६, ४, १; ७, ५, ४, ५; ७, १०; तैआ. १, १, २, २; २, २, ८; २, २, १; ३, ११, १, ४; १४, १; ५, ९, १०; ११; १०, १, १६; तां. १३, ६, १०; १८, ५, ८-१०; जै. ८२; ९७; २१२; जैउ. १, १, ४, ५; ४, ११, ३, ११; प. १, ७; गो. २, १, १, ४; १७; ४, ८; ६, ९; सन्तः ऐ. ३, १८; शां. ७, १०; ३०, ५; श. २, ४, २, १, ५; ३, ४, २, १, ४; ४, १, १, १९; ६, ५, १; ६, १, १, ३; ९, ४, ३, ६; १०, ४, २, १८; ११, ५, ५, ९; १२, २, २, ४; १४, ७, २, १, ५; का. १, ३, ३, १, ३; तै. १, १, २, २; ६, ६, ३; ३, ७, ९, ८; तैआ. ३, १, १, १; १२; तां. १०, १०, १; ११, १; १७, २, १; ३; ३, २; ४, १; २४, १, ८, ७; मं. २, ३, ४; गो. १, ४, २०; २, ६, १, ३; सन्तम् ऐ. १, २, ८; २, ५; ११; ३, ४; ४, ३; ५, १, ५; ६, ३; ७, ३०; ऐआ. २, २, १; २; ४, ३; शां. २, ८; ८, २; १२, ६; शांआ. ४, ७; श. १, ८, १, ६; २, २, २, १, ५; ३, १, ४; ३, २, १, ३, ९; ८, ३, १०; ४, १, १, २, ५; २, १, २, १, ४; ५, २, ४; २, २, १, ५; ६, १, २, १; ७, १, १, २, ०; ४, २, ३, १; ८, ६, ३, १, ३; १, ५; ९, ५, १, ६, ५; १२, ४, ४, २; १४, २, २, १; ६, १, १, २; का. १, २, ३, ८;

३, १, २; २, २, १, १२; तै. १, २, १, २७; ६, ५, २; २, ३, २, १; ११, १:२; ३; ४; ५, ८, ७; ८, ८, ९; ३, ११, ८, १; तैआ. ३, ११, ५; ४. २०, १; ५, १, ३; ८, ६, १; जै. १३; ९२; ११९; १३३; १६४; २०१; जैड. ३, ३, २, २; गो. १, १, १; ७; ३९; २, २१; ३, १९; ४, २३; ५, १२-१४; सन्तौ ऐ. २, ३७; ३, १७; ऐआ. १, ३, ४; शां. २, १; १२, ४; श. २, ३, ४, १२; ४, ४, १८; ४, १, २, ११; २, १, २६; ५, ५, २, १०; १०, ४, १, ५; का. १, ३, ४, ११; ४, १, १०; जै. १८६; २०४. सती- त्ती ऐ. २, ३२; ३, १८; श. १, ४, १, २१; २६; २, ५, २, २०; ३, १, ४, २३; ९, ४, १८; ५, ३, १, १०; ६, ३, १, ३; ८, ७, ३, २१; १०, ५, २, १५; १४, ५, ४, ४; ६, ११, १; ७, ३, ५; का. १, ५, १, १७; तै. १, ७, १, ४; २, ३, ८, १; तैआ. १, १, २; ६, १, २; १२, १; तां. ८, ५, ४; १०, ६, ७; ७, ५; ८, १; ९, २; १०, १; ११, १; जै. २०५; प. १, ३; त्ती: ऐ. १, २३; ६, ७; ऐआ. ५, २, २; श. ३, १, ३, २४; ८, १, ४, २; तैआ. १, ११, ४; ५, ४, २; जै. १०८; गो. २, ५, १३; -त्तीभिः श. १२, २, ४, १०; गो. १, ५, ३; -त्तीभ्यः श. १, १, २, १८; का. २, १, २, १४; -त्तीम् श. १, ८, १, १७; २४; ३, २, ४, १५; ४, ३, २; ३; ९; ४, २१; २२; ६, ३, १, १; ३; ९, ४, २, २७; तै. ३, ७, ६, १३; तां. २०, १४, ५; -त्तीषु श. १२, १, ३, २२; -त्यः ऐआ. १, ४, १; का. १, २, ४, ११; तां. ११, १०, ५; ६; १२, ३, ७; ११, ७; १३, ३, ४; ५; ९, ६; ११, ७; १४, ३, ५; ४, २; ५, २; १०; ९, २; ५; ११,

६; १५, ३, ४; ५, ६; जैड. १, ११, २, ११; -त्या तां. १६, ११, ६; -त्याः तां. ८, ५, ४; -त्याम् श. २, २, ४, १५; -त्यै जै. ११८; -त्यौ तां. १०, ४, २. सता-(त्सअ)-सुव- -सती तै. २, ६, २, ३. सतीन-सत्त्वन्- -त्वा तै. २, ८, ३, ६. सतोवृहत्- -हत्तां. १७, ११; १, -हन् तै. २, ७, १८, ५. सतोवृहती- -त्ती ऐ. ६, २८; श. ८, २, ४, ८; तां. १४, १०, ३; १७, १, १२; गो. २, ६, ८; -त्तीम् ऐ. ६, २८; गो. २, ६, ८; -त्तीषु तै. २, ७, १८, ५; तां. १२, ४, २२; १७, १, ११; -त्यः तां. १२, ४, ३; १४, ४, १; १०, १; २: १६, ११, ८; -त्या तां. १६, ११, ९; -त्यौ ऐ. ६, २८. सुत्तम-(न्+तमप्)- -मः ऐ. ७, १६; ८, १२; श. २, ५, १, ५३; -मम् शां. २०, १; -मौ ऐ. २, ३६. सत्त्व-(त्सत्व)- -त्त्वम् तां. १५, १२, २; मं. २, ४, ५; ६, १४; गो. २, ४, १२; -त्त्वेषु गो. १, १, ३९. सुत्व-पति- -ति: ऐ. १, ४, २५; श. ८, ६, ३, २०; तै. ३, ५, ६, १; -तिम् ऐ. १, ९; ४, ३२; ५, ७; १९; शां. २०, ३; श. ८, ७, ३, ७; १३, ४, २, १३; तै. २, ७, १५, ५; १६, ३; तां. २३, ७, ६; १९, ४; २५, १, ४; १४; २, ३; ३, ३. सुद्वत्-(न्+मत्तुप्)- -द्वन्तौ शां. १, १; ४, १२; ५, १; ३; ५; ८; श. १३, ४, २, १०; गो. २, १, १९; २१; २३. सुद्वत्ती- -त्ती श. १३, ४, १, १३. सद्वि-(त्सवि)-वाचन- -म् ऐ. ७, १८. सुत- -न्तः श. १२, ८, ३, १५; -तम्

श. १२, ७, २, १३; ९, १, ३; -तै श. १२, ८, ३, १४. सन्तत(सम्/तच्φ)- -म् शांआ. ४, ५ सन्तति- -ति तैआ. २, ८, १; १०, १. सुन्तनु, नू- -नवः जै. १०८; नुः जै. १०८; जैड. ३, १, ३, ३; ५; -नुम् ऐ. १, २१; तै. ३, २, ८, ४; ८, २, ५; तैआ. ५, ९, ३; जैड. ४, ७, १, ९; २, ८; ९; १८; -नूः शां. १, १. सन्तानूनप्त्रिन्- -प्त्रिणाम् गो. २, २, २; -प्त्रिणे ऐ. १, २४; श. ३, ४, २, ९. सुन्तपस- -सम् श. ३, ३, ३, १८. !सन्तम- -माः शांआ. १२, ३३. सुन्तवस- -वसा तै. ३, ६, २, २. सुन्तूल(ल→ला)- -ला श. ३, १, ३, १३. सुन्तेजस- -जसः श. १, ३, ४, १; -जसम् ऐ. १, ३; श. ३, ७, १, ८; तै. ३, १२, ५, ११. सत्तुम्/सद् द्र. सत्य,त्या(√अस)- -त्य ऐ. ७, १६; -त्यः ऐ. ५, २१; ६, १८; शां. २, ५, ७; ८; श. १, ३, १, २८; ५, ३, ३, ८; ११; ७, ४, १, ३-५; १३, ४, २, १२; १४, ८, ८, १; तै. २, ५, ८, १० ८, ५, २; ३, १२, २, ३; ५; तैआ. ४, ४२, ३; १०, १४, १; गो. २, ५, १५; -त्यम् ऐ. १, ६; ३, ६; ४, १; २०; ५, १४; ३१; ७, १०; ऐआ. १, २, २; २, १, १; ५; ३, ६; ८; ७, १; ५, ३, २; ३; शां. २, ८; ६, ९; ७, ३; १५, १; शांआ. ३, ६; १, १; २; ६, २; ७, १; ६; १७; १०, ८; ११, ६; श. १, १, १, ४; ५; २, १७; ३, १, २७; २, १, ४, १०; २, २, १९; २०; ५, २, २०, ३, २, २, ८; ३, २, २; ४, २, ८; १४; १६; ३, २१; ९, ३, २, ५; ४, १; ४, १, १, २६; २, १, २६; ३, २,

†'सु' इति मुपा. ? । †'सप्तमम्' इति आन मुपा. । †'सः । त्वम्' इति पदद्वयात्मक इव मुपा. स्यात् । षपा. द, १, १४४. । †'ज्ञातारणिसतमाः' इति मुपा. 'ज्ञातारमीशत मा' इति Kt.मुपा. । 'ज्ञातारं मा' इति आ. द, ३२, ३; ३. ।

१२; १३; ५, १, २, १०; ११; ५,
२८; ६, ३, १, ३४; ४, ४, १०; ७,
१, १; २; ३, ११; ७, ३, १, २३; २,
१७; ४, १, ३; ४; ५; ६; ८; ८, ५,
३, ३; ९, ५, १, १२; १३; १४;
१५; १६; १८; १९; २७; १०, ६,
३, १; ११, २, ७, ९; ३, १, १; ४; ५,
३, १३; ६; ३; १२, ८, २, ४-६; ३,
३०; १३, १, १, ३१; ३३; २, २२;
३, १, १८; २, २०; ४, २, २६; ४, ३;
५, १, २३; ३, ११; ५, १२; ६, ९,
२४; १०, ९; ८, ५, १; ६, १; २;
३; १५, ५; ६; ९, १, १८; का. १, १,
४, १०; २, २, १३; १४; १६; ५, १,
१७; २, १, १, ४; २, १४; तै. १,
१, ४, २; ५, १; ३; २, १, १४; १६;
३, ३, ७; ५, १, ३; ५, २; ४; ५; ७;
७, ५, ३; १०, ४; ८, ३, ३; ४; २,
१, ११, १; ४, २, २; ४, ६, ६; ७; ५,
१, ३; ८, १०; ६, २, १; २; ३; ४,
३; ५, ७; ९, १; ८, ३, ३; ४, ८;
५, ५; ८, ३; ३, ३, ५, २; ६, ११; ७,
१०; ५, १, १; ७, ७, ४; ९; १०; ९,
३; ८, ३, ४; १०, ५, १; ९, ४; १२,
३, २; ३; ४, २; ४; ५; ६; ७; ७, ५;
९, ३; ५; तैआ. १, २५, १; २, ११,
१; ३, १, १; ११, ७; ३७, १; ४२,
५; ७, १, १; ९, १; ११, १; १२, १;
८, १, १; ४, १; ६, १; १०, १, २;
१३; ८, १; १२, १; १४, १; १५, १;
२२, १; २७, १; २८, १; २९, १; ६२,
१; ६३, १; तां. २, १, १८, ४;
जै. ६; ११७; १२३; १३८;
१४३; १६८; १७१; १७७; १९०;
१९३; २१२; जैड. १, १, ५, ३;
२, २, ५; ३, २; १०; ११; १८, ५, २;
२, २, १, ५; ३, १०, २, ५; ४, ८;
११, ४, ३; आ. १; प. १, ३; ३,
५; मं. १, ६, ९-१३; २, ४, ५; ६;
सा. १, २, ५; ३, ६, ७; गो. १, १,

३४-३६; २, २, ३; २३; ३, २;
१७; ४, १९; -त्वम्ऽइव जै. ६;
-त्यस्य ऐआ. २, १, ५; ३. ८; शांआ
दि, २; ५; १६; श. ७, ३, १, २३;
८, १, ६; १३, ३, १, १८; ५, १, २३;
३, ११; ५, १२; जैड. ३, ५, ८, १०;
मं. २, ५, ९, -त्या ऐ. ३, ३८; श. ५,
१, ५, ११; १२; दि, २, १, २६; तै. ३,
१२, २, २; ८; ४, ३; तैआ. १०,
२१, १; मं. २, ३, १८; १९; -त्याः
श. १, ८, १, ४२; दि, ६, ४, १२;
तां. १, ३, ५; ५, ११; १४; जैड. ३,
५, ८, ११; -त्यात् शांआ. ५, १;
श. १, १, १, ६; ९, ३, २३; ७, ४,
१, ८; १३, ८, १५, ६; का. २, १, १,
५; तै. ३, ८, २०, ३; ९, ३, २; तैआ.
७, ११, १; तां. दि. ४. १५; -०त्या-
नाम् तै. ३, ११, ४, १; -त्यानाम्
तै. १, ७, ४, १; तैआ. १, १५, १;
-त्यानि श. दि, २, १, २६; -त्याय
श. ५, ३, ३, ८; ८, ५, ३, ३; तै. ३,
७, २, ४; १२, ४, ४; -त्य ऐ. ३,
६; ५, ३, १; श. ७, ४, १, ८; १३,
५, ५, १२; ६, ९, २४; ८, १५, ५;
तै. १, १, ४, २; २, १, २५; २, ६, २,
३; ३, ३, ६, ११; ७, १०; ७, ७, ४;
१०, ९, ४; तैआ १०, २४, १; ६२,
१; ६३, १; जै. ६; १४३; आ. १,
९९; मं. २, ४, १०; गो. १, १,
३४; २, ३, २; -त्येन ऐ. ५, २०;
७, १०; शां. २६, ८; शांआ. ३,
२; श. १, १, २, १७; ३, १, २७;
२८; २, १, ४, १०; २, ३, १, ३०;
४, १, १; ३, ३, २, २; ९, ४, १; ३;
६, ९, २४; दि, ३, १, ३९; ७, १, १;
१२, १, ३, २३; ८, ३, ३०; १३, ४,
२, १२; १३, ४, ४, ३; ८, ६, ३; का.
१, १, ४, १०; ३, १, २१; ४, २, १;
२, १, २, १४; तै. १, ५, ५, १; ३; ५;
७; २, १, ११, १; ६, ५, ७; १९, २;

३, ३, ५, २; ८, ३, ४; १२, ४, ४;
तैआ. ३, १३, १; ३, २१, १; दि.
५, ३; १०, ६२, १; ६३, १;
तां. दि, ५, ४; जै. १४३; १७१;
जैड. ३, ४, ५, १; गो. १, १, ३४-
३६; ४, १३; २, ३, १७; -त्यभिः
तै. २, ८, ५, १; -त्यैः तै. २, ६,
१६, २; तां. १, ३, ९.
सत्य-काम- -मः ऐ. ८, ७; शांआ.
९, ७; श. १३, ५, ३, १; १३, ६,
१०, १४; ९, ३, २०; -माय श.
१३, ९, ३, १९.
सत्य-ग्रन्थि- -न्थिना मं. १, ३, ८.
सत्य-जा(√/जन्)- -जाः ऐ. ३, २०
श. ६, ७, ३, ११.
सत्य-ज्योतिस्- -तिः श. ९, ३, १, २६.
सत्य-ता- -ता श. १३, ६, १०, ९.
सत्य-त्व- -म् ऐआ. २, १, ५.
सत्य-धर्मन्- -र्मा श. ७, २, १, २०
३, १, २०; तै. १, ७, १०, ३;
४; -र्गाणम् तै. १, ७, १०, ३.
सत्य-धामन्- -मा श. ९, ४, १, ७.
सत्य-धृति- -म् श. १०, ६, ३, २.
सत्य-धृत्- -तम् ऐआ. १, २, २.
सत्य-पु- -पेभ्यः श. ३, ९, ३, २५.
सत्य-प्रसव- -वः, -वम् श. ५, ४, ४,
९; -वाय श. ५, ३, ३, ३; १३, ४, २,
१२; १३, ९, ४, १८; तै. १, ८, ३, ४.
सत्य-प्रसवस्- -वसः श. ५, १, ५,
४; ५; १५; -वाः श. ३, २, ४, १२.
सत्य-प्राश्न- -श्नः तै. १, १, ५, १.
सत्य-भूय- -म् श. १३, ८, ६, २.
सत्य-मन्मन्- -न्मा तै. ३, ५, ९,
१; ६, १३, १; १४, ३.
सत्य-मय- -यः शां. २, ८; -याः शां.
२, ८; ९, १.
सत्य-यज्ञ- -ज्ञः श. १०, ६, १, १;
जैड. ३, ७, ३, २; -ज्ञम् श. १०,
६, १, ५; जैड. १, १२, ५, १; -ज्ञाय
जैड. ३, ७, ३, २.

† एकत्र 'सत्यज्योतिष्टत्' इति सुपा. प १।

सत्य-राजन् - ०जा३न् (=जन् य.द्र.)
 तै. १, ७, १०, ६; २, ६, ५, ३.
 सत्य-राधस् - ०धः तै. २, ५, ५,
 २; ८, ९, ८.
 सत्य-वत् (मनुषु) - वत् ऐ. ५, २०;
 २१; ६, १८; ऐआ. १, २, २: गो.
 २, ५, १५.
 सत्यवती - ती, -तीम् जै.
 १६८.
 सत्य-वचन - म् सा. ३, १, २.
 सत्य-वचस् - चः तैआ. ७, ९, १.
 सत्य-वाच् - चम् तै. २, ८, ४, ८;
 -चे तै. १, ८, ३, ४; २, ५, ४, ६.
 सत्य-वादिन् - दिनः शां. २, ८;
 श. १२, १, ३, २३; गो. १, ४, १३;
 -दिभ्यः श. ३, ४, ३, २१.
 सत्य-वृध् - धः श. ९, १, २, १८;
 २, ३, ४२.
 सत्य-श्रवस् - वसः आ. १, २५८;
 ४२१; -वसे श. १२.८, ३, २६;
 जै. ३, ७, ५, १; जेआ. १, २५८;
 ४२१; गो. २, ५, ७; -त्राः जै. ३,
 ७, ५, १.
 सत्य-संहिता - ता शांआ. ७, १८;
 -ताः ऐ. १, ६.
 सत्य-संकल्प - म् श. १०, ६, ३, २.
 सत्य-सद् - सद् श. ६, ७, ३, ११.
 सत्य-सन्ध - धाः शांआ. ७, १८.
 सत्य-सम्भू (त →) ता - ता प. ४, ७;
 गो. १, ३, १६.
 सत्य-संमित - म् ऐआ. ५, ३, २.
 सत्य-सव - वः तै. १, ७, १०, २;
 ३; -वम् श. ३, ३, २, १२; तै. १,
 ७, १०, २; -वस्य तै. २, ८, ६, ४.
 सत्य-सवस् - वसः श. ३, २, ४,
 १२; ५, १, ५, २; ३.
 सत्य-साह - ह् श. ९, ४, १, ७.
 सत्य-हविस् - विः तैआ. ३, ५, १.
 सत्य-हुत (√हु) - तस्य शां. २, ८;
 सत्या (त्यऽआ-)त्मन् - त्म तैआ. ७,
 ६, २

सत्या (त्यऽअ-)धिवाक - कः जै. ८.
 १, १२, ५, १.
 सत्या (त्यऽअ-)वृत् - वृत् ऐ. ४, १;
 ऐआ. २, ३, ६; श. ९, ५, १, १२;
 १४, १, १, ३१; तै. १, ७, ५, ३;
 १०, ४; ५; २, ६, २, ३; गो. २, ४,
 १९.
 स (त्य →) व्या-वन् - वानम् श. ७, ३,
 १, ३४.
 सत्या (त्यऽआ-)शिस - शिषः तां.
 १४, ३. २०; -श्रीः तां. ११. १०,
 ११; १३, १२, ७; १५, ५, १३.
 सत्यो (त्यऽअ-)त् (र →) रा - रा ऐ.
 १, ६; गो. २, २, २३.
 सत्यौ (त्यऽआ-)जस् - जसम् श.
 ५, ४, ४, १०; तै. १, ७, १०, ३; जाः
 श. ५, ४, ४, १०; तै. १, ७,
 १०, ३.
 सत्वन् - त्वनाम् ऐ. २, २५; -त्वानः
 मं. २, ६, १४.
 सत्र- ✓सद् द्र.
 सत्रा (←सह+त्रा) ऐ. ४, ४; ५, ८; शां.
 १७, ४; श. १, २, २, ९; १०: ६, ३,
 ३१; ३, ५, ३, १९; का. २, २, १,
 ७; तै. २, ५, ८, ९; ८, ५, ७; तां.
 १२, ९, २१; जै. ११; ६७; ७४.
 सत्रान्च् (त्रा/अन्च्) - त्राचा तै.
 २, ४, ३, ५.
 सत्रा-जित् - जितम् श. ६, ३, १,
 २०.
 सत्रा (त्राऽअ-)भिजित् - तम् जै. १६२
 सत्रा-साह - हम् ऐ. ५, ५; शां.
 २२, ८.
 सत्रासाहीय - यम्, -यस्य तां.
 १२, ९, २१; जै. ६७; -ये आ.
 जेआ. १, १७०; -येन तां. १२, ९,
 २१; २२: २०, ३, २.
 सत्रासाहीय-स्व - म् तां. १२, ९,
 २१; जै. ६७.
 सत्रा-हन् - हा ऐआ. ५, २, ४; शां.
 २, ५, ६.

स-त्वच - म् प. ४, ४.
 सु-त्वचस् - सम् श. ३, ३, ३, १८.
 सत्वत् - ताम् ऐ. ८, १४; -ताम् इव
 श. १३, ५, ४, २१.
 स-त्वरमाण - णाः गो. २, ४,
 १०.
 ✓सद् (→सीद्), सीदति श. ६, २, १,
 ५; का. १, ५, १, २७; २, ५; १०: ६,
 १, १५; २८; सीदति श. ६, २, १,
 ५; ६, ४, १; २; ८, ६, १, १; ३; १०;
 २१; तां. ११, १०, १३; जै. ८१;
 सीदन्ति श. ३, ५, ३, ५; ६, १, १;
 ११, २, ७, ३२; सीदन्ति श. ३, ६,
 २, २५; गो. २, ३, १३-१५; ४,
 १-३: १५-१७; सीदसि जै. २०;
 सुदिति तैआ. १०, १, १६; सीदामि
 शां. ६, १३; श. १, ५, १, २४; तां.
 १, २, २; गो. २, १, १; सीदत् तै.
 २, ६, ८, २; सीदतु तै. १, २, १,
 २४; तैआ. १०, १, ११; सीदन्तु
 तै. २, ८, २, २; ८, ११; सीदन्तु त.
 ३, ७, ४, १०; सीद ऐ. १, २८;
 शां. ९, २; श. २, ६, १, २३; ३,
 ४, ४, १०; ६, ४, २, ६; ७, ३, १५;
 का. १, ६, १, १५; सीद् श. १, ७,
 २, १७; ६, १, २, २८; ७, ३, १५;
 ७, १, १, ३०; ५, १, ८; ८, १, ४,
 ८; २, १, ५; ६; ७; १५; ७, २, ६;
 ९, २, ३, ३४; १०, ५, १, ३; तै. १,
 २, १, ९; २, ६, ५, १; ३, ३, ६, १०;
 ७, ५, ३; ६, १०; ७, ९; १०, २, १५;
 ११, १, १-९; ११-२१; ६, १; २;
 १२, ६. १: ६; ७, १; ५; ८, १; ३;
 तैआ. १, ३, १, ४; ४, १७, १; १८,
 १; १९, १; सीदत श. ५, ३, ४,
 २८; ८, ६, ३, २३; ९, २, ३, ३५;
 तै. १, ७, ६, १; २, ८, २, ३; ३, ७,
 ७, ११; सीदामि श. ८, ६, १, २;
 तां. २३, १९, २; असीदत् ऐ. ३,
 १४; ७, ९; श. ८, ४, ४, २; तां.
 ११, १०, १२; गो. २, ३, १२;

असीदन् श. ३, ५, ३, ५; ६, १, १;
 ८, ६, १, १; ३; असीदन् श. ८, ६,
 १, १; ३; १०; २१; जै. ८१; तै.
 २, ८, २, १; मद्देयम् तै. ३, ७, ४
 १५; अपदत् ऐ. १, २८; ३०; श.
 २, १, ४, २९; ६, ४, २, ७; अपदन्
 श. १, ३, ४, १६; तै. ३, ३, ६, ११;
 अस्पदन् श. १, ३, ४, १६.
 साद्वयति शां. ६, १३; १३, ५; श.
 १, १, १, १९; ३, ४, १५; ३, ७, ४,
 ९; ८, १, ५; ४, १, १, १८; २६;
 २, ९; १०; ५, १७; २, १, १५; ४,
 १६; १७; ५, १, २, ७; ८, ३, १, ५;
 १०, २, ५, १३; ५, १, ३; का. २,
 १, १, १४; साद्वयति श. १, १, १,
 १८; १९; ८, ३, २, ७; ३, ९, २, १३;
 १४; १५-१७; ४, १, १, १७; २७;
 २, १०; १७; २४; ३, १९; ४, १०;
 ५, १७; १८; २, १, ९; १२; २,
 १६; ३, १०; १५-१७; ४, १३;
 १४; १५; २४; ३, १, ७; २४; २७; ३,
 १८; ४, १, ७; १४; ५, ९, ३; ५;
 ७; ९; ५, १, २, ४-६; ८; १९; ३,
 ४, २८; ७, १, १, १४; २६; २९;
 ३१; ३२; २, १, १२; ३, १, २४;
 ४४; ४, १, ४४; २, २३; २४;
 २९; ५, १, २५; २, २२; ४६-६०;
 ६२; ८, १, १, ६; ९; २, ३; ६; ९;
 २, १, ८; १६; ३, १, ४; १४; २, ५;
 ६; ४, २, १४; ६, १, ४; ३, १२;
 २३; ७, १, ६; २, ६; ३, २०; ९, २,
 ३, १९; ३५; १४, १, २, १७; २, २,
 ३०; का. १, ६, १, ३०; २, १, १,
 १३; १४; तै. १, ३, २, ५; ६, ५, १;
 ७, ६, १; ३, २, १, ६; २, ९; ३, १२;
 ४, ७; ९, १५; ३, ४, ३; ६, १०;
 ११; ९, ८; गो. २, १, १; ४, ८; ९;
 साद्वयतः श. २, ५, २, ४४; ४, २,
 १, १५; ५, १, २, १८; का. १, ५,
 १, ३७; साद्वयन्ति श. ४, १, १,
 २७; प. ३, ८; गो. २, ४, ६; साद्व-

यामि शां. ६, १४; श. १, १, २,
 २३; ३, ९, २, १३; ४, १, १, १७;
 २, १७; ७, ४, १, ४१; ४२; ५, २,
 ४६-६०; ६१; ८, २, १, १०; ७, ३,
 १३; का. २, १, २, १६; ३, २, ४,
 ७; ३, ९, ८; तैआ. ३, १९, १; ४,
 १०, ३; ५, ८, ७; ६, ७, ३; तां. ६,
 ४, ३; गो. २, १, २; साद्वयत्तु
 श. ७, ४, २, ६; २७; ८, ३, १,
 ९; २, ३; ७, १, २१; ३, १४; तै.
 ३, १०, २, १५; ११, १, १-२१;
 तैआ. ४, १७, १; १८, १; १९, १;
 ६, ६, २; ७, ३; ८, १; साद्वयताम्
 श. ८, २, १, ४-७; १०; २, ८;
 साद्वयन्तु श. ८, ६, १, ५; साद्वय
 ऐ. १, २८; श. ६, ४, २, ६; साद्वय-
 ध्वम् तै. २, ५, ५, ४; साद्वयाम
 श. ५, १, २, १५; साद्वयेत् ऐ. ७,
 ३४; साद्वयेत् श. १, १, १, २१;
 ४, १, १, २७; २, १८; २, २, १४;
 ३, १८; ५, ९, ३; ५; ७; ८, १, १,
 ६; ९; २, ३; ६; ९; साद्वयेत् श. १, १,
 १, २१; २, २३; ३, ९, २, १५; ४, १,
 १, १७; २, १७; १८; २, ३, १८; का.
 २, १, १, १४; साद्वयेयुः ऐ. ७,
 ३४.

सत्तुम् ऐ. ३, १४.

सत्र-त्रम् ऐ. २, १९; ४, १२;
 १६; १७; २६; ३२; ५, १४; ६, १;
 ३; शां. १२, ३; १५, १; २३, ५;
 २६, ५; श. ४, ६, १, १५; ८, १; २;
 २०; ९, १; ३; १२; २०; २३; ८,
 ६, ३, १८; ११, ४, २, १८; ५, ५, १;
 २; ४-६; ८; १२; १२, ४, १, १; १४,
 १, १, १; ३; २, २, ४७; तै. १, ४,
 ९, १; २, १, १, १; २, ८, ४; ३, ५,
 १; २; ३; ७, १७, १; ३, १२, ९, २;
 ७; तैआ. ५, १, १; १०, ६४, १;
 तां. ४, १, १; ६, १७; ९, १९; ५, ७,
 ८; ७, ५, ६; ८, ५, ९; ८, २२; ९, २,
 १२; १०, १२, १; ११, ४, ७; ८; १०;

५, ४; ६; १२, ५, १४; २१; ११, १०;
 २५; १३, १२, ५; १४, ३, २०; १२,
 ९; २२, ३, २; १०, २; २३, ६, ३;
 ८, २; ३; १९, ८; २४, २, २; ३, २;
 ११, ६; १८, २; २५, ६, ५; ८, ३
 १८, ५; जै. ७०; १२५; १६२;
 १६३; १६४; १७०; १७१; १७६;
 १८९; १९०; १९७; २०३; २०७;
 जैठ. ४, ८, ४, ५; प. १, ७; ३, १२;
 ४, २; -त्रम् इव तां. २२, ३, ३;
 १०, २; -त्रस्य शां. २७, ६; श.
 ४, ६, ९, ११; तां. ४, ८, १०; ५, ४,
 ७; आ. २, १५, ४; जैआ. २, १, ५;
 -त्राणि तां. २३, २६, २; -त्रात्
 शां. २५, १८; श. ११, ५, ५, १;
 तां. ४, ८, ११; १५, १२, ३; जै. ८५;
 १९९; -त्राय तै. १, ४, ७, ७; तां.
 ९, ३, १; -त्रे ऐ. ८, २१; श. ४,
 ६, १, १५; १२, १, ३, २२; २, २, २;
 १४, २, २, ४७; -त्रेण श. ४, ६, ८,
 १५; १८; तै. ३, १२, ५, ७; तां.
 २२, ३, २; १०, २; २३, ८, २; २४,
 २, २; गो. १, ५, ८.

सत्र-परिवेषण-म् ऐ. ५, १४;
 जै. १५६.

सत्र-ग्राम-म् जै. १६८.

सत्र-राज-राट् श. ३, ५, ४, १५.

सत्र-सुद्-द् श. १२, १, ३, २२.

सत्रायण(-त्रऽअयण)-म् श. ४,
 ६, ८, २; तां. २५, ३, ४; ७, ३; ८,
 २; ३; १६, ३.

सत्रायण-रूप-म् ऐ. ६, २२; गो.
 २, ६, ४.

सत्रो(-त्रऽउ-)-व्याण-न्म् श. ४,
 ६, ९, ७; -ने श. ४, ६, ९, १०; १५;

सत्रिन्-त्रिण-ऐ. ४, १३; शां. २५,
 १; तै. १, २, २, १; तां. ४, ५, १५;
 ५, ७, ८; ९, १४; जै. १६२; १६३;
 गो. १, ४, १; -त्रिणाम् शां. १,
 १; श. १२, १, १, १०; तै. २, ३,
 ५, ४; गो. १, ४, ६.

सत्रिय,या- -यस् तै. ३, ११, ९, २;
 तैआ. १, २२, १०; २६, २; -या ऐ.
 ४, २६; -येभ्यः तां. ११, १, १.
 स(त्र्य→)त्र्या- -त्र्याः श. ११, ३,
 ३, २. = सत्रिय-
 सुद- -त्रेन तै. २, ६, ४, ८.
 सुदन- -न्म् ऐ. १, २, २; ३०; शां. ९,
 ६; २३, ३; श. ६, ८, २, ६; ७, ५,
 २, ५६; ८, ७, ३, १३; तै. २, ८, १,
 ५; ३, ७, ५, २; तां. ६, ४, ४, -ना
 ग. ४, ४, ४, १०; -नात् शां. २, ५,
 २; -नान् गो. १, २, २, १; -नाय
 तै. ३, ७, ६, ५; -ने ऐआ. ५, ३, १;
 श. १, ५, १, २, ४; ७, ५, २, ५, १-५, ३;
 ५६; ८, २, १, ५; ७, ३, १, ३; तै. १,
 २, १, १, ३; २, ४, ३, २; ५, ५, ४, ८,
 ४, ७; ३, ३, ६, १०, ९, ८; तां १,
 २, २; ६, ४, ३; गो. २, १, १.
 सुदस्- -वः ऐ. १, २, ३; ३०; २,
 ३६; ५, २, ३; ८, ८; ऐआ. ५, १,
 ३; शां. ११, ८; १३, १; १६, ५;
 १७, ७; श. १, ३, ४, १, ४; ३, ३,
 ४, १; ५, ३, ५; ७; ६, १, १; २,
 २, २; २, ३; २, ५; ४, ३, ४, १, ७; १८;
 २, १; ६, ७, ३; ६; ९; ९, १, ५; ५, ४,
 ३, ६; १, ३; ६, ६, ५, १, ५; ७, ४, १,
 ३०; १, २, १, ३, २, २; ७, ३,
 १, ४; तै. १, ४, २, २; २, १, ५,
 १, ६, १, ४; १, ४, ६; तैआ. २, १, ६,
 १; ३, ८, १; ४, १, १, ४; ५, ९, ७;
 तां. ५, ४, १, २; ६, ४, १, २; २, ५, १, ०,
 ५; जै. १, २, ७; जैड. १, १, ७, २, ३;
 आ. जैआ. १, १, ००; सं. २, ३,
 १, ३; गो. १, १, १, ५; २, १, ०; २, २,
 ७; १, ७; १, ८; १, ९; ३, ५, १; १, ७;
 ५, ४; -दः-दः तां. २, १, १, ०,
 २, १; -दत्तः ऐ. २, ३, ६; शां. २, ३,
 ५; २, ७, ५; श. ३, ६, १, २, ७;
 १, ३, ५, २, १, ६; तै. २, ४, ३, १, १;
 तैआ. १, ०, १, ४; तां. १, ६, ६; ६, ४,

६; १, १; ना. २, ७, ६; प. १, ७;
 दसि ऐ. २, ३, ६; शां. ६, १, ३; १, १,
 ८; शांआ. ३, १; श. ३, ५, ३, ५; ६,
 १, १; २, २, १; २, ५; ९, २, १, ३; ४, ६,
 ७, ३; ८; १, १; १, ३, ५, २, १, १; तै. ३,
 ३, ६, १, ०; ९, ८; ७, ६, १, ०; १, ३, २;
 तैआ. ४, १, १, २; जैड. १, १, ७, २,
 ३; ५; प. १, ४.
 सद्-प्रत्यर्षक- -कान् गो. १, १, १, ३
 सद्यो-विद्यतीय- -म् तां. १, ८, ८,
 ८; ९; १, २, ५; आ. जैआ. १,
 ५, १, १
 सद्योहविधान- -नानि आ. जैआ.
 १, १, ००; -नाभ्याम् तआ. ३,
 ८, १; -ने जै. १, ५, १; १, ५, ६; १, ९, ८.
 सद्यस्त्र्य- -स्य तै. २, ६, ४, ४;
 प. २, ५-७; १, ०; -स्यः शां. १, ७,
 ७; २, ६, ४; ५; प. २, ५-८; १, ०;
 गो. १, १, १, ३; २, १, ९; २, ५, ४;
 -स्यम् प. २, ४; गो. १, ५, २, ४;
 -स्यस्य ऐ. ७, १; गो. १, २, १, ९;
 ३, १, ८; -स्या ग. १, ४, ३, १, ८;
 -स्याः श. ४, ३, ४, १, ८; तै. ३,
 १, २, ९, ४; तां. २, ५, १, ८, ४; गो.
 २, २, १, ९; -स्यान् ऐ. २, ३, ६;
 तां. ८, ७, ६; १, ८, ९, १, ७; गो. २,
 २, १, ९; -स्यानाम् श. ४, २, १,
 २, ९; -स्याम् तां. ६, ७, ४; गो.
 २, २, १, ९; -स्ये शांआ. ३, १;
 -स्येभ्यः गो. १, ५, ८; २, ३, १, ८;
 -स्यैः ग. ४, ३, ४, १, ८.
 सद्यस्त्र्य- -म् गो. १, २, १, ९.
 सन्नु, न्नुा- -त्त. श. ६, ७, ३, १, १;
 १, २, ६, १, ३, ३; तै. ३, १, ०, १, ३;
 प. २, ४; -न्नाम् शां. ९, २; ६;
 -न्नाः श. ७, ५, २, ५, ६; -न्नात्
 तै. २, ४, ७, १, १; -न्नासु ऐ. २,
 २, ०; -न्ने श. ४, ३, १, ३; ४;
 -न्नेषु तै. २, ७, १, ३; तां. १, ७,
 १, १, २; १, ८, ३, २.

सन्न-व(त्→)नी- -तीभिः शां.
 ९, २, ३; -तीम् गां. ८, ४.
 सादन-, सादयित्वा, सायनाना-,
 सीदन्, न्ती- अद्र.
 सुदम् ऐ. ७, १; श. १, २, ५, ५, १, ३;
 तै. २, ५, ४, ६; ८, ९, ९; ३, ६, ८, २;
 १, ०, २, ५; तैआ. ३, १, ४, २; सं. २,
 १, ८; गो. १, २, १, ८.
 सुदा ऐ. ३, ३, १; श. ३, ७, १, १, ८; तै.
 १, ४, ८, ६; २, ४, ८, २; ५, ६, ४; ८,
 ५; ८, १, २; ४, १, ९, ९; ३, ५, २, ३;
 ६, १, ३; तैआ. १, ३, १, १; १, ०, ४, ७,
 १; सा. १, ३, ३; ६; ५, १, ०; १, ३; ७,
 १, ४; २, १, ९; १, १; २, २; ३; ३, ३;
 ८; १, ०; ४, ८; ६, २, ७, ७; ८, ४; ३,
 १, २; ४; १, ०; ३, १; २; ७, १; ३; ५;
 ९, १; ३; गो. १, ३, १, ८; २, ४, २.
 सदा-नीरा- -रा श. १, ४, १,
 १, ४.
 सदा-वासिनी- -नी जैआ. १,
 ५, १, १.
 सदा-वृध- -वः तैआ. ४, ४, २, ३.
 सदा-शिव- -वः तैआ. १, ०,
 -४, ७, १.
 सदा-सद्- -हम् तै. ३, ५, ७, ४.
 सदा-हुत- -म् ना. १, ३, ६.
 स-दाम- -म् श. १, ४, ५, २, १.
 स-दाम्नी- -म्नी तैआ. ४, २, ३, १.
 स-दीक्षो(शाड)पसक्त- -क्तः श.
 १, ३, ६, १, २.
 स-दृशपूर्णमास- -म् सा. १, ३, ६.
 स-दृश- -दृक् प. ३, ७; -दृग् तै. १, २,
 ६, ३; -दृत् तै. २, ४, ४, ४; -दृशम्
 ऐ. ३, ७; श. ९, ५, १, १, २; वा.
 १, २, ४, १, १; गो. १, १, २, ३;
 -दृशयोः वा. १, १, ८, ३, १, १;
 -दृशाः श. ४, ५, ४, १, ६, २, १, १, ९;
 ९, ५, १, १, २; जै. १, ८, ६; -दृशानाम्
 श. ४, ५, ४, १; -दृशौ श. ३, २,
 ३, २, १, २, २.

स-दृशी- दृशीः जै. १, १८, २, ५;
-दृश्यः श. ६, २, १, १९; -दृश्यौ
जै. १७४.
सद्ग-भव- - ϕ म्सइव श. ४, ५,
३, १.
सु-देव, वा- -वः जै. ४७^३; -वम् शां.
२२, १-३; तै. ३, २, ३, १२; ५, १;
७, ४, ९; जै. ४७: -वाः श. १४,
६, ९, २०^३; तै. ३, २, ५, १; -वाम्
तैआ. ४, ४२, ५; -वे श. ३, १,
१, १.
सुदेव-तर- -रः श. २, १, ४, ७;
का. १, १, ४, ६.
सदोविशीय-अदोहविधान-सदस-गद.
सुअन(√सद्)- -अ ऐ. १, २२; शां.
८, ७; तै. २, ४, ३, २; ६, ८; -अनाम्
ऐ. ४, २०^३; -द्वामानि श. ६, ७,
३, १०^३.
सुअस(ः) ए. २, ३४; ४, २०^३; ६, १८;
२०; ऐआ. १, ३, ४^३; ५, १, ६; श.
६, ७, ३, २^३; ११, ५, ४, १२^३; १४,
१, १, ३२^३; तै. १, १, ६, ७; ७, ३,
२; ८, २, १^३; २, ४, ७, १०; ८, ४, ८,
७, १; ३, ६, ३, ४; ९, २, १, २; २, २, १;
तैआ. २, १३, १^३; १०, १, ४; ३, १५,
१; तां. १६, ६, ११^३; ८, ७; १२,
१; जै. १४०^३; २०३; प. ४, १;
सा. ३, ४, ११; ६, १०; १३^३; गो.
२, ४, १; ६, १; २.
सघः-क्री- -क्रियः श. ३, ५, १, १९;
-क्रियम् जै. १३६; -क्रिया श. ३,
५, १, १७; जै. १३७^३; -क्रीः श.
३, ५, १, १७.
सघः-सुत्या- -स्याम् ऐ. ६, ३४^३.
सघस्व(स्+त्व)- -स्त्वाय तां. १६,
१३, १३.
सघो(-सुडजा)-जात- -तम् तैआ.
३, १४, १; १०, ४३, १; -ताय तैआ.

१०, ४३, १; -ते तां. १८, १, २४.
सघो(-सुडय-)यज्ञसंस्था- -म् प.
४, १.
सघो(-सुडभू-)भूत- -तम् श. ९,
५, १, ६८.
सघ-सह
सघ-माद्(√मद्)- -दः श. ५, ३,
५, १९^३; तै. १, ७, ६, ४.
सघ-माद- -दम् तै. २, ४, २, ६; ३, १,
१, ८; ६, १३, १; १२, ३, ३; तैआ. ६,
३, १; जै. १८; १८८; -दे ए ५, १२;
ऐआ. ५, २, ५; शां. २३, ७; जै. ३५.
सघ-मादिन्- -दी ऐआ. ५, ३, ३.
सघ-माद्य- -द्यम् जै. ४, ११, १,
७; -द्येपु तै. १, ४, ८, २.
सघ-स्तुति- -तिः तै. २, ७, ५, २.
सघ-स्थ(√स्था)- -स्थ श. ९, ५,
१, ४६६; -स्थः श. ९, ५, १, ४६;
-स्थम् ऐ. १, ३०; श. २, ५, ३, २१;
५, ३, ५, १९; ६, ३, १, ३९; ३, ८;
१२; ४, ४, १७^३; ७, ५, २, ५७; ८,
६, ३, २३; ९, २, ३, ३५; ३९; १३,
५, १, १७; १८; तै. २, ४, २, ६; ३,
९, ४, ८; आ. २, २४, ४; -स्थ्याः
श. ९, ५, १, ४७; तै. ३, ७, १३,
३; -स्थ्यात् श. ६, ३, १, ३८; २,
९; ४, १, १; २; तै. २, ८, ७, २;
३, ७, ९, २; तैआ. १०, १, १६;
-स्थे श. ४, ४, ११; ६, ३, १,
३९^३; ३, ८^३; ५, ४, ३; ४^३-८^३;
७, ५, २, ५७; ८, ६, ३, २३; ९,
२, ३, ३५; ३९; ४, ४, ५; तै. २, ८,
५, ४; ३, ७, ७, १०; १२, ५; १०, ४,
३; तैआ. ४, ११, ६; ६, ३, १; ४, २.
स-धुन- -म् श. ३, ९, ३, ३४^३.
सु-धिसु(√धा)- -धिः ऐ. ७, ७; श.
६, ८, २, ४; ७, ५, २, ५५; १२, ४,
४, ४; -धियि श. ७, ५, २, ५५.

सु-धी(√धै)- -धीः श. १४, ७, १, ७.
स-धुय(धिय)न्व- -धियक् तै. २, ५, ८,
१०; -धीचः जै. १७५; -धुयि
तां. १६, ११, ४.
सधीची- -चीः ऐआ. २, १, ६^३;
श. १४, १, ४, १०^३; तै. २, ४, ५,
२; ६, ९, १; तैआ. ४, ७, १; ५, ६,
५^३; जै. ३, ६, ९, १; ४^३.
सधीचीन- -नेन तै. २, ८, ३, ४.
√सन्, सनोति ऐ. १, १३; २, २; श.
६, ४, ३, १०; १२, ८, १, २२^३;
सनोति श. ३, ४, ३, १८; तै. ३,
५, ७, ३; सनोतु तै. २, ४, १, ५; ३,
१, १, १०; सनुताम् तै. ३, १, २,
१०; असनोत् तै. २, ६, ३, २;
असन्वन् तां. १०, ५, १३; सनेयम्
तै. ३, ७, ६, १२; सनेम् || तै. १, २, १,
१५; सनेम शां. ११, ५; असन्व
ऐ. २, ५; असन् तां. २४, १, १९.
सिपासति तां. १२, ४, ४; गो.
२, ४, ३.
सनि- -नये श. १४, ५, ५, १६; -निः
तै. १, ५, १, ३; -निम् ऐ. ६, ७;
श. ७, १, १, २७; तै. २, ३, ९, ९;
३, १, ३, ३; तैआ. ४, ११, ८; १०,
१, ४; जै. १७१; गो. २, ५, १३;
-नीनाम् श. २, ३, ४, १५; तै. ३,
१, १, ७; -नेः जै. ९५^३; -न्याप् १,
२६; श. ३, ४, ३, १८^३; गो. २, २, ४.
सनिवृ- -वृत्तः ऐआ. ५, २, ५;
-ता ऐ. २, २; शां. २३, ६; -तारम्
तै. ३, १, १, ७.
सनिवृ- -न्ता श. ६, ४, ३, १०; तै.
३, ६, १, २.
सनिष्यन्- -ष्यन् तै. २, ४, ३, ४;
गो. २, ४, १७.
सनिष्यन्ती- -म् ऐआ. ५, १,
५^३.

ϕ कि. वि. । § पा. ५, ३, २२३. । † -'चं' इति M. स्व. रितान्तमुपा. चिन्त्यः । तु. क्र. । § 'सधुस्यम्' इति =य. १८, ५९ । † 'न्' इति मुपा. ? † 'धि-' इति प्राति. G. चिन्त्यः । || = 'सनेयम्' अमोमशादेशः पा. ७, १, ४० । § 'द्वितातन' इति मुपा. सा. अपि तथैव । 'द्विता(गद.) । असन्व' इति क्र. (८, २८, १)-विरोधाच्चिन्त्यः ।

सनिष्यु- -ष्यवः श. ५, १, ५, २३.
 सं-त्य- -०न्त्य ऐ. २, १२; तै. ३, ६,
 ७, २.
 ससनुषी, ← ससनिवस्- -म् तै.
 ३, ५, ९, १६, १३, १; १४, ३;
 सात-सिषासत्-सिषासु- अद्र.
 सनक-नवक- -कौ जै. २०३.^३
 सन-श्रुत- -ताय ऐ ७, ३४.
 सुना श. २, ३, ४, १६; ८, ७, १, ९.
 सनात् ऐआ. ५, २, ३; तैआ. १०,
 १, १६; सा. १, ४, २०; २, ३, २.
 सनातुन- -नः श. ६, ६, २, १४;
 ७, १, १, २८; १४, ५, ५, २२; ७,
 ३, २८; तैआ. १, २७, ६; -नम्
 श. ७, ३, १, ३२; ३३; तै. २, ५,
 ५, ३; -नाः श. ७, १, १, २; -नात्
 श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.
 सनक्षत्र- -त्रैः तां. ५, २, ३.
 सुनग- -गः, -गात् श. १४, ५, ५,
 २२; ७, ३, २८.
 सनाराशंस- -म् ऐ. ६, २७; गो. २,
 ६, ८.^१
 सनारु- -रुः, -रोः श. १४, ५, ५, २२;
 ७, ३, २८.
 सनि-, सनिवृ-, सनिष्यत्-, न्ती-,
 सनिष्यु-√सन् गद्र.
 स-निगद- -देन शां. २८, १.
 स-निरुक्त(-र-√वच्)- -क्ताः गो. १, २,
 १०.
 स-निर्वचन- -नाः तैआ. १, ६, ३.
 स-नीळ(ड)- -ळाः(डाः) ऐ. ५, ५;
 १६; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां.
 १९, ९; २२, ९; २४, ५; २५, ३;
 ११; २६, ९.
 सनीड-मक्षिका- -काः मं. २, ७, ४.
 सनुत्य- -त्यः ऐ. १, १९; शां. ८, ४.
 स-नेमि- -मि श. ५, १, ५, २२; २, २, ७.
 सं-सम्
 सं/तन्, संतनुते गो. २, ४, ७; संत-
 नोति ऐ. ३, ११; ३८^३; ऐआ. १,

४, ३^५; शां. १७, ७^५; श. १, ३,
 ५, १३; १५; १६; ३, २, २, २६; ९,
 १, २, १६; १७; संतनोति श. १,
 ३, ५, १६; ३, २, ३, ७; ६, ४, ३, १;
 ३; ५; ६, ४, ११; ८, २, ११; ७, १, १,
 २६; ४, २, २०; ८, १, ३, ५^३; ८; ९;
 १०; ५, ४, ५; ७, १, ३; ६; २, ६; ३,
 २०, २१; ९, १, २, १६; १७; २, १,
 २३; ३, ३१; ४, २, १८; २४; तै. १,
 ४, ३, ६; ४, ११; ३, २, ४, १; ३, ९,
 ११; ७, १, ३; ४, १२; तां. २, २, २;
 १३, ५, १०; जै. १२३; संतन्वन्ति
 ऐ. ६, १७; १८; २१, तै. १, २, २,
 ४; तां. ६, ६, १९; ७, १२; गो. २, ५,
 ११; १५; संतनोमि मं. २, ७, २;
 सम्-ततनः शां. २५, १०;
 संतनु तै. १, ५, ७, १^{११}; संतनु-
 वानि श. ७, २, १, १२; संतन्वा-
 महै गो. २, ५, १५; संतनवाम
 ऐ. ६, १७; समतन्वन् श. ९, ४,
 २, १८; तै. २, ३, ५, ३^३; तां. ८, ३,
 ५; १४, ९, २६; २७.
 संतायते तां. ८, ४, १०; संतायन्ते
 तै. ३, २, ४, १.
 सं-तत्-ता- -तः ऐ. १, ११; ३, ७;
 ६, २३^३; श. ११, ३, १, ५; ६;
 तां. १६, १, ६; १०, ४; २१, १३, ७;
 गो. २, ३, ३; ६, ५; -तःऽइव श. १,
 २, ३, ८; का. २, २, १, २१; जै. १०;
 -तम् ऐ. २, १९^३; ३, ७; शां. ७,
 ३; श. १, ३, ५, १३; ९, ३, ३; ५;
 ३, २, २, ७; तै. १, ६, ९, ३; ३, ३,
 ९, ११; ८, १६, २; तैआ. ५, ४, ३;
 १०, ११, २; तां. ६, ६, १९; १३,
 ३, ७; प. ४, ५; गो. २, ३, ४; ६,
 ५; -तम्ऽइव श. १, २, ३, ८; ११,
 २, ६, ३; का. २, २, १, २१; गो. १,
 ३, ७; ९; -ता श. १, ७, २, ४^३; तैआ.
 १०, ११, २; तां. २, २, २; २०,
 १४, २; -ताः ऐआ. २, ५, १; शां.

२, ७; श. १, ३, ५, १६^३; ६, ३, १,
 १०; ८, १, ३, १०; १२, ८, २, १८;
 ३५; ९, १, १०; गो. २, ३, ७;
 -ताःऽइव शां. ८, ३; ८; १३, ५;
 ९; -तानि श. १, ३, ५, १६; ४,
 ४, ३, ३; १०, ५, ४, १; -ताम् श.
 ६, ३, १, ५^३; १०; ९, ५, १, ४४; -ते
 तां. १२, १०, ६^३; -तेन श. १,
 ९, ३, ३; ५; -तैः ऐ. ५, २; ४; १०;
 १५; १६; गो. २, ६, १०; -तौ
 शां ३, ९; श. ७, ४, २, २०^३; ८, १,
 ३, ८; ९.
 संतत-वर्षिन्- -र्वि ऐ. २, १८.
 संतत-होम- -म् श. ६, ३, १, ५.
 सं-तति- -तिः शां. ७, ३; तै. १,
 १, ९, १०; २, ३, १; ३, २, ४, १; ७,
 १, २; ४, १७; -तिम् ऐ. ७, १०;
 तै. ३, २, ४, १; ७, ४, १७;
 -तीः श. ९, ४, २, १८; -त्यै ऐ.
 १, ११; २, २८; २९; ३, ७; ५,
 २; ४; १०; १५; १६; ६, १८; २१;
 ऐआ. २, ५, १; शां. ८, ३; ८; १३,
 ५; ९; श. ३, २, २, २६; १२, ८, २,
 १८; ३५; ९, १, १०; १३, १, ३, ७;
 ६, ३; तै. १, ६, ९, ४; ८, ७, २; ८, ३;
 २, १, ३, ५; ४, ९; ३, २, ४, १^३; ९,
 १५; ३, ४, २; ६; ६, ४; ८, १६, ३;
 १८, ३; तैआ. ५, ४, २; ३; ७, ९;
 तां. ६, ६, १९; ८, ३, ५; ११, ९, ५;
 ११, १; १२, ५, २५; ११, १९; १३,
 ३, ७; ५, ९; ६, १५; १०, २; ३; १८;
 ११, ५; १२, १३; १४, ३, ७; ५, ४;
 ७, ९; १०, ७; १८, ८, ६; २१, १३,
 ९; २२, ३, ६; ७, ३; जै. १०; २०९;
 प. १, ४; गो. १, ३, १२; २, ३, ४; ७;
 ५, ८; ११; १५; ६, २; ५.
 संतति-होम- -मात् तै. ३, ८,
 १८, ३.
 सं-तत्य जै. १०.
 सं-तुनि- -नयः तै. १, २, २, ३;

तां. ४, ७, ७; -नि ऐ. ५, १६;
 ऐआ. १, २, २; तां. १३, ५, ९;
 १४, ३, ७; जै. १७९; आ. जैआ.
 १, ५८४; -निना तां. १४, ९,
 २७; -निम् श. ११, ५, ५, ११.
 सं-तनिक- -क्रे आ. जैआ. १,
 ४४९.
 सं-तन्त्र- -न्वन् गो. १, ३, ९;
 -न्वन्ऽइव श. ११, २, ६, ३.
 सं-तान- -नः तैआ. ७, २, १;
 -नेन तैआ ३, २१, १; जै. १२३.
 सं/तप, संतपति शां. ५, ५; श.
 ६, ६, २, ८; संतपति तै. १, ६,
 ६, ३; संतपन्ति श. २, ५, ३, ३;
 का. १, ५, २, ३; संतपुः श. २,
 ५, ३, ३; का. १, ५, २, ३; समतपत्
 ऐ. ४, २, ७; जैउ. ३, ४, १, ६; गो.
 १, १, १; २, ३; ५, ६; ७, ८; १०;
 ११; १२; २, ८; समतपत् तै. १,
 ६, ६, ३; संतांसम् तै. ३, ३, ७, ७;
 तां. १, ५, १.
 संतप्यते श. ३, ५, ३, १६; सम्ऽइव
 तप्यते श. ११, ५, २, ४.
 संतापयति तैआ. १०, ११, २.
 सं-तपव- -पत् तै. ३, १०, १, २.
 सं-तप्त, प्ता- -प्तः श. २, ५, ३, ३;
 का. १, ५, २, ३; -प्तस्य गो. १, १, १;
 २, ७; -प्तात् गो. १, १, ५; ८;
 -प्तात्ऽइव जैउ. १, १५, २, ७;
 -प्ताभ्यः गो. १, १, ३; १०; ११;
 -प्तेभ्यः जैउ. ३, ४, १, ६-८;
 गो. १, १, ५; ६; ८; १०.
 सं-तप्तोस(ः) श. १३, ८, ४, ११.
 सं-ताप- -पम् श. ३, ५, ३, १३;
 १४; १६; -पात् श. १२, ५, २, ३.
 सं-ताप्य- -प्याः श. १२, ५,
 २, ८.
 सं-तराम् (तरप्+आम्) √अच्, अन्च्,
 संतराम्...अच्ते श. ३, ४, ३, ३;
 ५; ९; सन्तराम्...आन्चन्त श.

३, ४, ३, २; ४.
 सं/तृद्, संतृन्दन्ति श. ३, ५, ४,
 १४.
 सं-तृष्ण- -ष्णः श. ३, ५, ३, ७;
 -ष्णम् श. ११, २, ६, ४; -ष्णाः
 श. ३, ५, ४, १४; जैउ. १, २, ३,
 ३; -ष्णानि जैउ. १, २, ३, ३.
 सं/तृप्, संतृप्यन्ते शां. १२, ५;
 संतृप्यन्ति जैउ. १, ३, ४, ४;
 सम्...तृप्यन्त तै. ३, ७, ११, २;
 समतृप्यन् ऐआ. २, ३, ८.
 संतर्पयति श. १, ४, ४, २; ८, २,
 ९; ४, ४, ३, २; तां. २, १, ६, ३;
 संतर्पयन्ति श. ४, २, १, ३२;
 समतर्पयन् श. १, ८, २, ८; ४, ४,
 ३, १; समतर्पयन् श. १, ८, २, ८;
 ४, ४, ३, १; संतर्पयेत् तां. २, १६,
 ३; समतीतृपन् श. १, ८, २, ८;
 ४, ४, ३, १.
 सं-तृप्त- -प्तानाम् श. ११, ४, २,
 १६; १७.
 सं/तृ, संतरति ऐ. १, १३; संतरन्ति
 ऐ. ६, ६; तां. ४, ७, ४; संतर
 तैआ. ६, ७, २.
 सं-तरत्- -रन्तः श. ३, १, १, १२.
 सं-तार(ण→)णी- -प्यः गो. २,
 ५, १२.
 सं-त्वं- -स्वम् तै. १, १, ९, ८; -त्वाय
 तै. ३, ३, १०, २.
 सं/त्वरं, समत्वरन्त ऐ. ३, ४, ५.
 सं-त्वरमाण- -णःऽइव श. ३, ४,
 १, ६; -णाः ऐ. ३, ४४; गो. २, ४,
 १०.
 सं-दंश- -शाः, -शे, -शेन प. ३, १०.
 सं-दश्य तां. ७, ९, ११.
 सं/दध, संदधतम् ऐआ. ३, १, ४;
 समदधत् शांआ. ८, ११.
 सं-दशन(√दृश्)- -ने सा. ३,
 ६, ७.
 सं/दृह, संदहति श. ९, १, १, ४२;

११, १, ५, ८; १४, ८, १५, १२; तै.
 १, ७, १, ५; संदह तै. ३, ७, ६, १७;
 तैआ. २, ५, २; सम्...दह ऐ.
 २, २; तै. ३, ६, १, २; प. ३, १;
 समदहत् श. ११, १, ५, ८; समदहः
 तैआ. ६, ४, १; संदहेयुः ऐआ.
 ५, ३, २.
 संदह्येरत् ऐ. ७, २; ७.
 सं-दग्ध- -म् तै. १, ७, १, ५.
 सं-ददस्वत्(√दृशी)- -स्वान् शांआ.
 १९, ९.
 सं/दा, समदुः शांआ. १२, १.
 सं-दित(√दो)- -ताः तै. ३, १०,
 ९, १.
 सं-दिह्य(√दिह्) जै. १५१.
 सं/द्वी, संद्वीदिहि श. ६, २, १, २६;
 सम्...द्वीदिहि ऐ. २, ९; सम्...
 द्वीदिहि श. ६, २, १, २६.
 सं-द्वीप्त- -म् श. १४, ९, ३, ९.
 सं/दुह, संदुहाताम् तै. ३, ७, ४,
 १५; संदुहायाम् तै. २, ४, ७, ८,
 सं-दोष्य श. २, ५, ३, ४; ५; का. १,
 ५, २, ४; १०.
 सं-दृष्य(√दृष्)- -ष्यानि श. १४,
 ६, ७, २; ६.
 सं/दृश्, संपश्यति श. १, ७, ३,
 १०; ११; ९, १, १०; ९,
 २, ३, १२; १०, ४, ३, २२; २३;
 संपश्यन्ति श. २, २, ३, ७; का.
 १, २, ३, ५; संपश्यन्ति
 श. ७, ४, २, ३१; संपश्येत् श. ४,
 ३, ५, २०; १०, ४, ३, २२; संपश्येम
 श. १०, ४, ३, २१.
 संदृश्यन्ते श. १३, ८, ४, १२;
 संदृश्रे शां. १०, २; संदृशिरे
 तै. २, ४, ७, ११; समिव...दृ
 शिरे तां. १२, २, ७; सम्...दृशसे
 तां. १२, २, ६; समदृश्यत श.
 ६, १, १, १२; समदृश्यन्त श.
 ६, ५, १, २; संदृशि शांआ.

७, १; तैत्ति. १, १, ३; २१, ३;
३१, ६; ४, ४, १.
संद्वा- -इक् शांवा. १२, ४; द्वाः
ऐ. ३, ३, ४; तै. २, ८, ६, ९; तैत्ति. १,
२८, १; -द्विदि श. ३, ३, १, १२;
तैत्ति. ४, ७, ५.
संद्वा- ऐ. ६, २०; तैत्ति. १०,
१, ३; गो. २, ६, २.
संद्वा- -द्यौ तै. ३, ६, १०, २.
संद्वा- -इयत् तै. ३, १०, ९,
१५; -इयत् श. ९, २, ३, १२; १०,
४, ३, २, २; तै. ३, १०, ९, १५.
संद्वा- (√दिह) -घः श. ३, १, ३,
३; -घम् श. १०, ५, ३, ८.
संद्वा- -हे श. १४, ७, २, १७.
संद्वा- (√द्वि) -वन्तम् जै. १, ८,
१, ४.
संद्वा- -न्त्यै जै. १, ८,
२, ७.
संद्वा- सन्धत्ते ऐवा. ५, १,
६; संद्वाति ऐ. ४, ११; ५, ३, १;
३२; ऐवा. १, १, १, ४, १; २; ५,
१; शां. १७, ७; ३०, ४; शांवा.
१, ५; २, २; ३, ५; ६; ७, २, १; श.
९, ४, १, ८; संद्वाति श. १, २,
२, ११; ४, १, ६; ५, १, २, १; ७, ४,
१९; २, २; ९, २, २, ८; ३, ४; ५; ६;
२, ६, १, ३, २; ३, २, २, ६; ८; १४;
३, १, ७; ६, १, १, ९; ८, ३, ३, ७; ४,
१, २, २, ४; ३, २, ६; ४, ४, ८; १, ३;
५, ३, १, १; ७, ६; ७; ८, १, २; ५, २,
४, ८; ५, ४, २, ०; ६, २, १, १, १; ४,
३, १; ३; ५; ६, ४, १, १; ८, २, १, १;
७, १, १, २, ६; ४, २, २, ०; ५, २, ३;
८, १, ३, ८-१०; ५, ४, ५; ७, १, ३;
६; २, ६; ३, २, ०; २, १; ९, २, १,
२, ३; ३, ३, १; ४, २, १, ८; २, ४;
११, ५, ८, ६; १२, १, १, २-५;
६, १, २; ३, ७; ७, २, १, ६; ३, ५; १, ५;

१६; ८, २, २, ५; का. १, ६, १, २, १;
२, २, १, ८; तै. १, १, ५, ८; ३, ८,
४, ३; १, ४, ६; तैत्ति. ५, ६, ७; १०,
३; तां. २, २, २; १३, ७, २; १५,
१०, ६; १६, ११, ४; जै. १, ७, २,
३; ष. ३, २-५; गो. १, ४, २;
३-५; २, १, ४; ५, ४; संधत्तः श.
३, ८, २, ८; १०; ४, २, १, १, ५; १९;
१०, ५, ४, २; जै. १, १, २, १, ७;
संद्वाते श. ३, ८, २, ३, ०; ४, ४, ३,
१, ३; १, ४; संद्वाति ऐवा. ३, १, ६;
शां. १७, ७; शांवा. ७, १, ९; श.
१२, ८, १, १; संद्वाति ऐवा.
२, ७, १; मं. १, ५, १, ६; संद्वातः
श. ३, २, २, ६; संद्वाते तैत्ति. ३,
१, ४, २; संद्वातः श. ७, ३, १, ३, १;
सन्धत्ते तै. २, ६, १, २, २;
सन्धत्ते द्वातु श. १, ७, ४, २, २;
६, ४, २, ४; तै. ३, ७, ६, १, ६; मं.
१, २, १, ५; संधत्ते तै. ३, ७, १, ३,
१; संधेहि श. ६, १, २, १, ३; मं.
२, ४, ८; गो. १, १, १, ४; संधत्तम्
तै. १, १, १, १, १; २; ३; सन्धत्त
श. ६, १, २, २, १; संद्वाति श.
७, २, १, १, २; २, २; संद्वातवै तै.
१, ७, १, ६; समधत्त तै. २, ८, ३,
५; जै. ३, १, ४, ५; ७-९; मं. २,
१, ७; समधत्त ऐवा. ३, २, ६;
श. ६, १, २, १, ३; समधत्त श.
६, १, २, २, ०; २, ६; २, १, २, ५; ३, १;
गो. १, १, ३, ४-३, ६; समधत्तात्मा
तां. १, २, ६, ८; समधत्तात्मा शांवा.
१, ५; समधत्त तां. १, ३, ६, ७;
२, ४, २, २; समधत्तः श. ६,
१, २, २, ६; समधत्तः श. १, ६, ३,
३, ६; ४, ६, ४, १; ९, ४, २, १, ८;
१, २, ८, १, १; तै. ३, ८, १, ४, ६; तां.
८, ४, ९; सन्धत्तः जै. ४, ७;
संद्वात् ऐ. ५, ३, २; श. १, ७,

४, १, ९; संद्वात् श. ६, २, १,
२, ७; ३, ३; १, २, ५, ८, ६; जै. ३,
४, ३, ३; गो. १, १, १, ४; संद्वा-
ताम् श. ४, २, १, १, ९; सन्धत्त
द्वयाम् जै. ४, ७; सन्धत्त
तै. २, ६, ४, ६; समधत्तात्मा ऐवा.
३, १, २; तै. २, ६, १, २, ४; संधत्तः
तै. २, ७, १, २, ६; समधत्तः शांवा.
७, ९; समधत्तम् ऐवा. ३, १, ४.
संघीयते ऐ. ३, ७; ऐवा. ३, १,
१, २; ५; ६; शांवा. ७, २, ४-८;
१, २-१, ४; १, ५; १, ६-१, ९; २, ०;
२, १; २, २; २, ३; श. १, २, २, ५; ६,
४, ३, १; ३; ५; का. २, २, १, ४;
तैत्ति. ७, ३, ४; जै. ६, २; सा. ३,
८, ४; गो. १, १, १, ४; ३, ३; २, ३,
४; ६, ५; संघीयते तां. १, ९, १०,
१, २; २, ३, ३, ५; संघीयन्ते ऐवा.
३, १, ६; शांवा. ७, १, ९; २, १; २, २;
तां. २, २, २, ३; २, ३, १, ९, ३; गो.
१, १, १, ४.
संघिस्ते श. १, १, ५, ८, ६; सम-
घिस्तीः शांवा. ७, ९; १०; सम-
घिस्तिषम् ऐवा. ३, १, ४; शांवा.
७, १०.
संघित्-ता- गद्र.
संघित्- -त् ऐ. ३, १, ८; ऐवा.
३, १, २.
संघ- -घम् श. २, ४, ३, १०;
का. १, ३, २, १, ०, ६.
संघ- -घा तै. ३, ७, १, ३, २; -घाः
शांवा. ५, १; जै. १, ४, ०; -घाम् तै. १,
७, १, ६; २, १, १, ३; तैत्ति. ३, १, ४, २;
जै. १, ४, ०; मं. २, १, ७.
संघातुम् ऐवा. ३, १, ४; शांवा.
७, ९, १०.
संघातु- -ता ऐवा. ३, १, २;
शांवा. ७, ४; ५; तैत्ति. ४, २, ०, १,
१, ०, ६, ३, १; तां. २, १, ०, १.

‡ संद्वा- इत्यस्य च. १ इत्यपि केचन । † Wh. Gr. 1081। ता. वु समं 'पतनाय' इत्यनेन योजयति । Kt
टि. द. । § 'सन्धत्त' इति मुपा. चिन्त्यः । वु. श. ।

सं-धान- नम् ऐआ. ३, १, ६;
शांआ. ७, १७; तैआ. ७, ३, २;
३; ४; -नेषु मं. १, ३, ५.
सं-धाय शांआ. २, १; श. ७, ५,
२, २६; ८, ५, ३, ३; ११, ४, २, ११;
१४, ९, ४, ८-१०; २०; तां. १, ९,
१२, २; जै. ९२; जैड. १, १, ३,
२; गो १, १, ३९.
सं-धि- -धयः ऐआ. ३, २, २;
शांआ. ८, २; -धये तै. ३, ४, १;
-धिः ऐ. ३, ४१; ऐआ. ३, १, २; ६;
शांआ. ७, ४; ५; १७; श. ३, २,
१, ५; ८, ५, १०; ५, ५, ३, ४;
१०, ५, ४, २; ११, ५, २, २; ६; १३,
५, ३, १०; ५, ४, ९; १०; २०; तै.
२, २, ९, ८; तैआ. ७, ३, १, २; ३;
४; तां. १, ९, ४; ८, ८, १०; ९,
१, २६; २७; २०, १, १; २, १; ३, १;
४, १, ५, १; ७, १; ८, १; ९, १; ११,
२; १४, १; २१, ६, १; ७, १; ८, १;
६; ९, १; १०, ४; ११, १; १३, १; प.
१, १; गो. २, २, १३; -धिऽइव
तै. १, ४, ५, १; -धिना ऐ. ४,
६; १०; तै. २, ७, १४, १; तां.
९, १, २०; ३, ४; २०, २, ३; ३, २;
गो. २, ५, ३; -धिम् ऐआ. ३, १,
३; ५; ५, १, ४; शांआ. ७, ११;
१३; तैआ. ४, २०, १; तां. ९, १,
२८; ३०; ३२; १०, १; गो. २, ४,
११; -धी श. १, ६, ३, ३; ५; ३६;
-धीन् ऐआ. ३, २, २; शांआ. ८,
२; -धीनाम् ऐआ. ३, २, २; शांआ.
८, १; २; -धेः शां. १८, २; तै. १,
४, ५, १; गो. २, ४, ११; -धी
शां. २, ९; १२, २; प. १, १;
-धयोः श. ९, ४, ४, १३.
संधि-विज्ञपनी- नी ऐआ. ३,
१, ५. = ज्ञा- अद्र.
संधि-विज्ञापनी- नी शांआ. ७,
१४.
संधि-पा(←सा)मन्- मसु तां.

२४, ११, ६.
संधय(-धिऽअ-)क्षर- म् गो. १,
१, २७.
संधय(-धिऽअ-)धीत- म् तै. १,
४, ५, १.
संध्यु(-धिऽउ-)क्ष- -क्षेण गो. २,
४, १२.
सं-धिति- म् गो. १, १, १४.
सं-धित्सितुम् शांआ. ७, ९; १०.
सं-धीयमा(न→)ना- म् ऐआ.
३, २, ३; शांआ. ८, ४.
सं-ध्य- -ध्यम्, -ध्ये श. १४, ७,
१, ९.
सं-ध्या- -न्ध्या, -न्ध्याम्,
-न्ध्यायाः प. ४, ५; -न्ध्या-
याम् तैआ. २, २, १; -ध्ये शां.
२, ९.
संध्या-त्व- म् प. ४, ५.
सं/धाव्.समधावत् तां. ९, ५, ७.
सं/घ.सम्.धारयन्ति गो. १, ५,
२४.
सं/ध्मा(→धम्), संधम तैआ. १,
१२, १.
सं/नद्.संनदति ऐआ. १, ३, ५;
संनदतिऽइव ऐआ. १, ३, ८.
सं/नम्, संनमति प. ४, ४;
सम्.नमति तैआ. १०, १, ३;
संनमतः श. २, ३, ४, १६; का. १,
४, १, १३; संनमन्ते ऐआ. २, १,
७; शांआ. ४, ६; संनमन्ति श.
३, ९, ३, १३; २४; संनस्यन्ति
जैड. २, ४, ३, ९; सम्.
नमन्ताम् तै. ३, ७, ६, १८;
सुमनमत् तै. ३, ८, १८, ५; सुमन-
मन्त श. ४, ६, ४, ६; सम्.नमन्त
तै. २, ८, ९, ९.
संनमयति श. १, ९, १, २; संन-
मयन्ति श. १, ९, १, ३.
सं-नति- -तयः तै. ३, ७, ६, १८,
-त्यै तै. ३, ८, १८, ५.
संनति-होम्- मान् तै. ३, ८,

१८, ५.
सं-नुमत्- -मन्तः तै. २, ८, २, २.
सं-नमति- -त्योः सा. ३, ४, ६.
सं/नय् संनशे श. १३, २, ७, ११.
सं/नह् संनह्यते तै. ३, ३, ३, १;
संनह्यति श. १, ३, १, १२; १३;
१४; १५; १३, २, ९, ३; का. १,
६, १, ९; २, २, ४, ९; ११; १२; तै.
३, २, २, ७; संनह्यति का. २, २,
४, १०; संनह्य श. १, २, ५, २१;
का. २, २, ३, १९; तै. ३, २, ९, १४;
सुमनह्यत् तै. ३, २, २, ७; समन-
ह्यत् गो. २, १, १८; संनह्यते तै. ३,
३, ३, १; संनह्यत् गो. २, १, १८;
संनह्ये तै. ३, ३, ३, ३; ७, ४, १०.
संनाहयेत् सा. ३, ६, २.
सं-नद्, द्वा- -द्वः ऐ. ८, १०; श.
१, ५, १, ३; १३, २, २, ७; तै. ३, ८,
२, ३, ३; जै. १३४; मं. १, ७, १६;
-द्वधम् श. २, ५, १, १८; का. १,
४, ३, १, ५; तै. १, ६, ३, १; -द्वधाः
का. १, ४, ३, १, ५; तैआ. १, ४, २;
तां. ५, ५, २१; जै. १६५; -द्वधे
जै. १६५.
संनद्ध-सारथि- -थिः जै. १३४.
सं-नुहन्- म् श. २, ६, १, १५;
का. १, ६, १, ११; तै. ३, २, २, ७.
सं-नह्य तैआ. २, १, १.
सं-नाह- म् ऐ. ७, १४.
सं-नि/गम्, संनिगच्छति श. १४,
५, १, ९.
सं-नि/धा, संनिदधति श. ११, २, ३,
७; संनिदधामि जै. १६; संनिद-
धिरे का. १, २, ३, ३; ४, १, १;
संनिधध्वम् तै. ३, २, ८, १०;
संनिदधामहे ऐ. १, २, ४; जै. ४९;
संन्यदधत ऐ. १, २, ४; श.
३, ४, २, १५; ? संन्यदधत
तै. १, १, ६, १; ३, १, १;
३, २, ८, १०; तैआ. ५, ८, १३;
जै. ४९.

संनिधीयते श. १, ५, ३, ६;
१७१.
संनि-धाय श. ४. २, ४, १०; तै. १,
८, ३, ३; जै. १६.^३
संनि-धास्युत्- -स्यन्तः श. १, २,
५, १८; का. २, २, ३, १७.
संनि-हित- -तयोः जै. १६; -तानि
मं. २, ४, ६; -ताय शां. २, ९;
-ते जै. ७४.
सं-नि/पत्, संनिपतेयाताम् शां. २६,
९.
सं-नि/पद्, संनिपेदाते जै ५३.
संनि-पन्न- -न्तो जै. १५१.
सं-नि/वप्, संनिवपति श. ७, १, १,
३८; ३९; २, १७; संनिवपन्ते
शां. १९, १.
संनि-वप्स्युत्- -प्स्यन् श. ६, ७,
४, १३; १४.
संनि-वपनी(य→)या- -या, -याम्
शांआ. १९, १.
संन्युप्य ऐ. ४, २६; श. १२, ३,
५, १; गो. १, ५, २२.
सं-निर/मा, संनिर्मिमीते ऐ. ४, ३;
४^३; ऐआ. २, ३, ६.
संनिर्मित- -तः ऐ. ४, ३; ४^४;
-तेन ऐ. ४, ३; ४^३.
सं-निर/वप्, संनिरुवाप ऐ. ३, ४८;
संनिर्वपेत ऐ. ३, ४८^३.
सं-नि/ह्वे, सम्'निह्वयन्ते जै.
२११.
सं/नी, संनयति ऐ. ७, १३; श. १,
६, ४, ९; २, ४, ४, १५^३; १६; का.
१, ३, ४, ९^३; संनयति श. १२, १,
५, ३; का. १, ३, ४, १२; तै. ३,
३, ४, ६; संनयन्ति श. १, ६, ४,
१७; ११, २, ७, १७; संनयन्ते
प. ४, ६; सम्'नेपि श. ४, ४, ४,
७; सम्'नेपि तै. २, ८, २, ६;
सम्'(नेपि)तै. २, ८, २, ७; समन-
यन् ऐ. ४, २७; संनयेत् श. १, ६, ४,

९; १०^३; संनयेत् श. २, ४, ४, २०;
का. १, ३, ४, १२^३; सा. २, ६, १४;
३, १, ५; सम्'नयेत् श. १, ६,
४, ११^३; सम्नैष्ट तै. २, ४, ८, ७;
मं. २, १, १३.
सं-नयत्- -यन् शां. ३, ६^३.
सं-नयितुम् तै ३, ७, ४, २.
सं-नीत- -म् तै. ३, ७, ४, १३.
सं-नीय श. १४, ९, ३, १.
सं/बु, सम्'नवन्त ऐआ. १, ३, ४;
शां. १९, ९.
सं-न्यस(नि/रअस्), संन्यसे
ऐआ. ४, १, १; संन्यासुः श. ३,
१, ३, ४; संन्यासुः श. ३, ४, १, १७.
संन्यास-योग- -गात् तैआ. १०,
१०, ३.
स/सप्, सपेय तैआ. ४, ७, ५; १, ६, १२;
सपेम श. १४, १, ४, १६; तै. २,
५, ५, ४.
सप- -पः तै. २, ४, ६, ६; -पम् तै.
२, ४, ६, ५; -पात् तैआ. ५, ६,
१२. सापयत्- अद्र.
स-पत्न, त्ना- -त्नः शांआ. १२, ४; श.
१, ४, १, ४०; २, २, २, १४; ३, ९,
४, ९; ४, २, ४, २३^३; ५, २, ४, १६;
८, ५, १, ६; ७; १४, २, २, ८; ४, ३,
१९^३; का. १, १, २, ११; तै. ३,
३, ११, ३; ७, ६, २४; तैआ. २, ५,
२; -त्नम् शांआ. १२, ७; श. ५,
२, ४, १६; ८, ५, १, ६; ७^३; का. २,
२, ३, ७; तै. ३, ३, २, १; -त्नस्य
का. २, २, ३, ७; -त्नाः ऐ. ८, २६^३;
२८; शां. २८, ६^३; श. १, १, ४,
१७; १, १, ३, ५; ४०; ६, ४, १९; २,
३, २, ६; ८; का. २, १, ३, १९; तै
२, ४, ६, १२^३; ७, ८; ३, ७, ६, ९-
११; तैआ. ९, १०, ४; -त्नान्
शांआ. १२, २; ३^३; ६; ७^३; श. १,
१, २, ११; ३, १, ६; ५, ३, ३^३; ४^३;
९^३-१३^३; ४, ११; १६; ७, २, २, ४^३;

९, ३, ११^३; २, १, १, ९-११; २,
१७^३; २, २, ९; १०; १४; ३, ४, २१;
३, ७, १, १४; २, १; ४, २, ४, १२;
६, ७, २, १३; ७, ४, २, ३३; ३४;
८, ५, १, ८^३; ९, २, ३, २१; २२;
१२, ९, ३, ९; १३, ८, १, ५; २, १;
का. १, १, १, ७^३; २, ११; २, २, ६;
७; ९; ४, १, १६; २, २, ४, ५; तै. २,
४, ७, ११^३; ३; ३, ९, १; ७, ६, ७; ९;
२१; १२, ३, १; तैआ. १, ३१, १;
२, ५, २^३; १०, ६३, १; मं. २, ४,
१; -त्नानाम् श. १, २, ५, ७; ३,
२, १, २४; ६, १, ९; १०; ४, ५, ३,
४^३; -त्नाम् तै. १, २, १, २१.
सपत्न-क्षय(ण→)णी- -णी तैआ.
४, ४१, ३; ६.
सपत्न-क्षित्- -न् श. १, ३, १, ६;
का. २, २, ४, ५.
सपत्न-तुर्- -त्तुः तै. १, २, १, २१.
सपत्न-दुम्भन- -म् श. २, ३, ४,
२१; का. १, ४, १, १६.
सपत्न-सा(ह→)ही- -ही श. ३,
५, १, ३३; ३६^३.
सपत्न-हृन्- -हृन् श. ३, ९, ४, ९;
१४, २, २, ८; -हा श. ३, ५, ४,
१५; ६, ७, २, १३; तै. २, ७, ८, १;
१६, १.
सपत्न-घ्नी- -घ्नी श. १, १, ४, १४;
का. २, १, ३, १७; १९.
सपत्ना(-त्सआ)-धि-न्याधिन्-
-धिनी श. १४, ६, ८, २.
सपत्नी-संयाज- -नेन शां. २५,
१०.
सपर्य, सपर्यति तै. २, ८, ७, ९;
सपर्यतः ऐ. १, २९; सपर्यात् तै.
२, ८, ७, ९; ३, ५, ७, ३; सपर्यत
श. ३, ३, ४, २४; तैआ. ६, ८, १^३;
सपर्याम तैआ. २, ७, १.
सपर्युत्- -यन् तै. २, ४, ५, ६; ६,
१६, २.

सपय्येय- -यः तै. ३, ६, १०, ३३.
 सु-परिश्रय- -यः श १४, ९, ४, २२.
 स-पर्वन्- -र्वाणम् गो. २, ४, ७.
 स-पला(श→)शा- -शया ऐ. ८, १३;
 १८; ऐआ. १, १, ४; -शाः जै. १२७.
 स-पवित्र- -त्रौ तैआ. २, ११, १.
 स-पद्यु- -म् श. १२, ५, १, १४-१६.
 स-पात्र- -म् शांआ. ४, १५.
 स-पाप्मन्- -प्मा तै. २, ३, ३, १.
 स-पितृ- -म् तै. ३, ६, ११, १.
 स-पीति(✓/१पा)- -म् तै. २, ६, १०,
 ३; ३, ६, १३, १.
 स-पु(च्छ→)च्छा- -च्छा जै. १४४.
 स-पुत्र- -त्रः तां. ९, २, १९; -त्रम्
 श. १२, ५, १, १४-१६.
 स-पुरश्चरण- -म् श. १०, ३, ५, ३; ५.
 स-पुराण- -णाः गो. १, २, १०.
 स-पुरी(ष→)पा- -षा श. १२, ५, २, ५.
 स-पुरुष- -यम् श. १३, ६, २, १८, ७,
 १, १३; -पाः तां. २५, ८, २.
 सप्त- -प्त ऐ. १, १७; २, २; २,
 १७; ३, ७; ३, ३; ४, ९; ५, १०;
 २८; ६, ९; ८, २३; ऐआ. १, २,
 २; ५, १; २; ३, २, १; ४; ५, १, १;
 शां. ३, २; ९, २; १०, २; ११, ७;
 १३, ९; १४, २; ५; १५, ५; १७,
 २; २५, ७; ८; २८, ३; शांआ. १,
 ५; २, ६; १०; ८, १; श. १, ३,
 २, १८; ९, १, १९; २, ३, ३, १९;
 २०; ३, १, ३, ३; २१; ३, १, १;
 ८, ४, १६; ९, २, १७; ३, ३४; ५,
 ४, ३, १७; ६, ४, २, ५; ५, ३, ११;
 ६, १, १४; २, ७; ८, २, ७; ७, २,
 ४, २६; ३, १, ४३; २, ९; ४, १,
 २०; ५, २, ९; ८, ३, ४, २; ३; ४;
 ५; १४; १५; ४, १, १५-१७;
 २३; २७; ३, ६; ७; ५, ४, १२; ९, १,
 १, २६; २, ३१; २, ३, ४४; ४५;
 ५१; ३, १, ८; १८; १९; २०; २१;

२२; २३; २४; २५; ४, ७; ४, ३.
 ६; ५, २, ८; ९; १०, १, २, ८; ९;
 २, २, १; ३, १; ४, ४; ३, १, १; ९;
 ४, २, २; ५, ४, ५; ७; १२, २, २,
 १२; १७; ३, २, १; ४; ५, २, ६;
 १३, १, ७, १; २; ४; ५, ४, २३; ८,
 ४, २; १४, २, २, ३९; ३, २, १८;
 ४, ३, १; २; ५, २, १; २; ४; ५; तै
 १, २, ३, २; ३; ३, ८, १; ५, ९, ८;
 १२, १; २, ३, ३, १; ६, ४; ७, ४, ४,
 ५, ४; ७, २, २; ८, २; १५, ३; ८, ३,
 ८; ९, २; ३, ५, ८, १; १३, १; ७,
 ७, ११; ८, १०, १; २; ५; ११, ५,
 १; ९, ५; ९; १२, २, ९; तैआ. १,
 २, ४; ७, १; २; ४; ५; ८, ७, ९, ५;
 ११, २; १९, १; ३, ११, ६; ११, ८;
 १२, ३; ५, ४, ४; ६, ६, १; १०,
 १०, १; २; तां. १, ५, ५; २, ७, ७;
 ८; ८, १; ९, ३; १०, १; २; १४,
 २; ३, ३, २; ७, २; ७, ४, ५; १२,
 १३, ८; १९, ७, ६; २२, ४, २-४;
 ७; २३, १५, २; जै. ११४; १२८;
 १३१; १४७; १६९; १७९; जैड.
 १, ६, १, ६; २, ४; ९, २, ७; ८; ९;
 १६, ३, ९; २, २, ३, ८-१०; ४, ७;
 ८; ९; ३, ६, ६, ४; जैआ. २, ८, १०;
 प. ३, १; ९; मं. १, २, १२; सा. १,
 ४, २१; ५, १५; ३, ३, ४; गो. १,
 १, ९; १२; २, २; १६; ४, २४; ५,
 १; ५; २५; २, २, १७; ३, ८; ६,
 १०; -प्त- -प्त ऐ. ६, ९; ऐआ. ५,
 २, ५; शां. १०, २; २८, ३; श. २, ५,
 १, १३; ५, ४, ३, १७; ६, ५, ३, ११;
 ७, ५, २, ९; १०; ९, ३, १, ८; २५;
 का. १, ४, ३, ११; ५, २, १९; तां.
 २३, १५, ३; जै. ४५; -प्तभिः
 ऐ. १, १२; ऐआ. ५, १, ४; शां.
 ६, ९; श. ३, १, ३, २; ८, ४, ३, ६;
 ९, १, २, ३१; तै. १, ५, ९, ८; तैआ.

१, ९, ५; १३, २, ३; तां. २, ५, ३;
 १६, २; ३, १; २; ५, १; ७, १;
 १९, ७, ६; २४, १२, ६; गो. २, २,
 १२; -प्तभिः- -प्तभिः ऐ. २,
 १५; श. ३, १, ३, २२; १०, २, ४,
 ७; -प्तभ्यः श. ८, ५, ३, ५; तै.
 ३, ७, ७, ११; तां. २, ५, १; ६, १;
 ७, १; ९, १; ३; १३, १; १८, १;
 १५, १; १६, १; ३, २, १; ७, १; मं.
 १, २, १२; -प्तसु श. १०, २, ४, ४;
 ५; ५, १५; १२, ५, २, ६; तै. १, ५,
 १२, १; जै. १३७; -प्तानाम् श.
 ७, ३, १, ४१; ९, २, ३, ५१; तैआ.
 ३, ११, १२; १३; तां. १२, १३, ५;
 जै. २०९; जैड. १, १६, ३, १०;
 मं. २, २, १४.
 सप्त- -यः श. ८, ४, ३, ६;
 ९, ३, १, २१; १३, ५, ४, ५; -पिभिः
 मं. २, १, ७; -पिभ्यः शां. २७, ६;
 -पीन् गो. १, ३, १२. सप्त- -वद्र.
 सप्त-कपाल- -लः श. २, ५, १, १२;
 १३; ९, ३, १, १८; २४; का. १,
 ४, ३, १०; ११; १२; ५, २, १९; तै.
 १, ६, २, ३; तां. २१, १०, २३;
 -लम् श. २, ५, १, १३; ३, २०;
 ५, ३, १, ६; का. १, ५, २, १९;
 तै. १, ६, २, ३; ७, ३, ४; -लाः श.
 ९, ३, १, ८; २५.
 सप्त-कर्ण- -र्णः तैआ. १, ७, २.
 सप्त-कृत्वस्(ः) तै. २, ३, ६, ३; जै.
 ११४.
 सप्त-नाण- -णाः तै. १, ६, २, ३; २,
 ७, २, २.
 सप्त-चक्र- -म् तै. २, ८, १, ५.
 सप्त-चत्वारिंशत्- -त्वं शां. २५, ७;
 ८; श. १०, ४, ३, १७.
 सप्त-चितिक- -कः श. ६, ६, १, १४;
 २, ७; ८, २, ७; ७, ३, २, ९; ९, १,
 १, २६; २, ३१; २, ३, ४५; ५, २, ८.

† 'सपय्येय' इति मंसू. कालि. मुपा. बाह्वृच (६, १, ६) विरोधादशुद्धौ । तदनुसारिणौ सा. भा. च चिन्त्यौ । भा. तुपरिसुद्रितं पाठमपि दूषयंश्चिन्त्यतरः । † 'कृत्वस्' इत्यत्र टि. द्र. ।

सप्त-च्छन्दस्- न्दाः सं. ५.
 सप्तति- -तिम् शां. १८, ३^१: -तीः
 जै. १, १८, १, ४, ५.
 सप्त-तन्तु- -म् गो. १, १, १२^२;
 सप्त-तय- -याः जै. १३१.
 सप्ततयी- -य्यः श. ६, ५, ३,
 ११.
 सप्त-त्रिंश- -म् जै. ११८.
 सप्त-थ- -म् तैआ. १, ३, १.
 सप्त-दशान्- -श ए. १, १; १६; ३०;
 ४, २६; शां. ४, १२; ५, १; ३; ५;
 ८; ८, २^३; १०, ६^३; श. १, ३, ५,
 १०; ५, २, १७; ६, २, १२; ३, १, ३,
 ६; ५, १, २, १०^३; ११; १२: ३, ७^३;
 ५, ६^३; १३^३; १४; १३^३; १४; २, १,
 १७; २, ३; १७; ३, ४, २२^३; ६, २,
 २, ८; ९; ३७; ८, ४, ३, २०; १०,
 ४, ३, १७; ११, १, ५, ९; १२, ३, ३,
 ३; ४, ३, ५; ४, ४, १-५; १३, २,
 २, १३; ४, १, १५; २, १०; १३; ५,
 १, १५; तै. १, ३, ३, २; ४, ३; ६,
 ३; २, ३, २, १; तां. १८, ६, ५;
 २१, १४, ७^३; २३, ११, ५; जै. १३१;
 १४०; १४५; १७९; जैआ. २,
 २४, २; ष. ४, ३; ४; गो. २, १,
 १९; २१; २३; -शाऽ-शा तै. १, ३,
 ६, ३; जै. १३२^३; -शभिः श. ५,
 २, १, ५; ८, ४, ३, ११; ९, २, २, ६;
 तां. १९, ७, ६.
 सप्तदश-धा श. १०, ४, २, १४.
 सप्तदश-विध- -म् शां. १६, ४.
 सप्तदश-शराव- -वः श. ५, १,
 ४, १४; तै. १, ३, ६, ८; -वम् श.
 ५, १, ४, १२; -वेण तै. १, ३, ४, ५.
 सप्तदश-सामिधेनीका- -का शां.
 १, १.
 सप्तदशा(-शान्ऽअ)-क्षरा- -रा
 गो. १, ३, १०^३; -राम् गो. १, ३, ८;
 -रेण श. ५, २, २, १७.
 सप्तदशा(-शान्ऽअ)-रलि- -लिः

शां १०, १; श. ३, ६, ४, २६; १, २,
 १, ७; तै. १, ३, ७, २.
 सप्तदशा(-शान्+उट्)- -शः ए.
 १, १^३; १६; ४, २६; ५, १; ८, ४^३;
 ऐआ. ५, २, २; शां. ८, २^३; १०,
 ६^३; १६, ४; २२, ३; श. १, ३, ५,
 १०; ५, २, १७; ५, १, २, ११; १२;
 ३, ७; ४, १४; ५, ६; १४; २, १, ५, ७;
 १७; २, ३; १७; ३, ४, २२; ४, १, ५;
 ५, १९^३; ६, २, २, ८; ९; ८, १, २, २;
 ४, १, ११^३; २, ५; ३, २०; ६, १, ७;
 ९, २, २, ६; १०, ४, १, १६; १७;
 १२, २, २, १२; ४, ११^३; ३, ३, ४;
 १३, २, २, १३; ४, १, १५; ५, १,
 १५^३; ३, १०; तै. १, २, ६, ३; ३, ३,
 २; ४, ३; ६, ४; ८; ७, २; ४, ५, ३;
 ५, १०, ६; ११, १; ८, २, २; ८, ४, ५;
 २, २, ४, ७^३; ७, १०, २; ११, ३; तां.
 २, ७, ५; ७; १०, ४; १; ११, २; ४,
 ५, ६; १५; १६^३; ५, १, १५; ६, २,
 ३; ३, १५; ९, ८, १५; १०, २, ४^३;
 १२, १, ११; ६, १३; १६, १, ४, ४,
 १२; १३; १७, ५, ६; ९, २; ४^३: १८,
 १, १; २, १; १३; ३, १; ४, १; १०; ५,
 १; ६, १; ५; ७, ५^३; ९, ५; १०, ९; १९,
 ७, ६; १०, ७; ११, ४; १८, ३; २०,
 १, १; २, १; ३; ३, १; ४, २; ५, १;
 ९, १; १०, १; ११, २; २१, ६, १; ९,
 १; १२, १; १४, १^३; ४; २२, २, १;
 ५, २; ५; ८^३; ७, १; ८^३; १४, १^३;
 २५, ६, ३; जै. १३१; १३२^३;
 १४३^३; १५७^३; गो. १, ५, १; ३^३;
 १५; २, १, १९; २, १३; ५, ८^३; -शम्
 ऐआ. २, ३, ४; शां. २२, ५; श. ५,
 २, २, १७; ५, ३, ३; ४; ६, २, २, ९;
 ८, १, २, २; ४, ३, ११; ४, ७; १०,
 १, २, ७; ४, १, १९^३; १२, २, ४,
 ११; ३, ३, ४; ५, १३^३; १३, ५, ४,
 ९; तै. १, ३, ६, ३; ८, २, २; २, ७,
 १०, २; ११, ३; तां. २, ५, ३; १६,

२; ४, ५, १३-१५; ६, १, १०; ९,
 ८, १४; १७; १६, २, ७; २०, २, ३;
 ३, १^३; ६, १; ७, १; ८, १^३; ९, १^३;
 ११, २; १४, १^३; २६, ७, १; ८, १;
 १०, २; ११, १^३; १३, १; १४, ४;
 २२, ५, १; ५; ७, १; जै. ८; १४५;
 १५७^३; जै. १६८; ष. ३, ४; गो.
 १, १, १९; ५, ३; १८; २१; २४;
 -शस्य तै. १, ५, १०, ३; ६; तां.
 २, ७, १; ९; १२, १; १०, १, ७^३; ६,
 ३; -शाः ए. ४, १८^३; तै. १, २,
 २, १; २; ३, ११, २, ३; १२, ९, ८;
 तां. ४, ५, ५; २२, १५, १^३; ४; २४,
 ११, १; १२, १; १५, ४; २५, ६, १;
 ३; ७, १; ८, १; १८, १; -शाव् श. ५,
 ५, ३, ४; ८, १, २, २^३; जै. १५७;
 -शान् ए. ४, १९; गो. १, १, ५;
 -शानाम् ए. ४, १९; श. ५, १,
 ५, ६; -शानि तां. १९, ११, २;
 १४, ६; २०, १, १, ५, १^३; २१, ६,
 १; ९, १^३; १०, ४; २४, १५, १; जै.
 ९१; -शाय श. ५, १, ३, २; १०,
 ४, १, १९; -शे तै. २, ६, १९, १;
 तां. १९, १५, ३; २१, १०, ३; १३,
 १; जै. १५७; -शेन ए. ३, ४२;
 ८, १२; १७; श. ८, ४, २, ५; ३,
 २०^३; ६, १, ७; तै. १, ५, १०, ३^३;
 ५^३; ११, २; २, २, ४, ७^३; ७, १४, २;
 तां. ५, ६, ७; १७, ९, १; २०, ३, २;
 १०, १; २५, ३, १^३; ४, १; जै. १४०;
 गो. १, ५, २३; २५; -शेभ्यः तां.
 २५, ६, ५; -शेषु तै. ३, ११, २, ३;
 -शैः तां. ४, ५, ९; -शौ तां. ५, १,
 ११; १९, १०, ७.
 सप्तदश-त्रिणव- -चौ शां. २६, ७.
 सप्तदश-पञ्चाविंश- -शौ तां.
 १६, १०, ५.
 सप्तदशा-व(त्→)ती- -तीम् श.
 ८, ४, ४, १-३; -स्याम् श. ८, ४,
 ४, ३; -त्यौ श. ८, ४, ४, ७^३.

† 'सप्तदशः' इति मुपा. चिन्त्यः ।

सप्तदश-स्तोम- -म् शां. २४, ३.
 सप्तदश्या(-शऽअ-)भिकल्प-
 -प्तम् श. १२, ३, १, ६; -प्ताः
 श. १२, ३, १, ५.
 सप्तदशै(-शऽए-)कथिंश- -शौ
 तां. १६, १, ६.
 सप्तदशिन्- -शी तां. १८, ६, १.
 सप्त-धा ऐ. २, १७; श. ९, २, ३,
 ४४; १०, २, ३, ८-१०; १२; १३,
 १४; ४, २, ८; १३, १, ७, १; तैआ.
 ३, ११, ६; जैउ. ४, ७, २, ९; १८.
 सप्त-नवति- -ति: ऐआ. १, २, २.
 सप्त-नामन्- -मा तैआ. ३, ११, ९.
 सप्त-निघन- -म् आ. २, १, ५; जैआ.
 २, ११, ५.
 सप्त-पञ्चाशत्- -तम् शांआ. १८, ३.
 सप्त-पद्, दा- -दम् ऐ. ५, १२; १३;
 -दया तां. १३, १०, १८; -दा
 ऐआ. १, ५, १; श. ३, ३, १, १;
 ९, २, १७; तै. २, १, ५, ११; तां.
 १०, ६, ६; १३, ४, २; १९, ७, ६;
 -दा: ऐ. ५, १०; शां. २३, ६; तै.
 ३, ७, ७, ११; गो. २, ६, १०; ११;
 -दानाम् श. २, ३, १, १७; -दाभिः
 शां. २३, ४; -दाम् शां. १७, २;
 -दासु प. ३, १.
 सप्तपदी- -दी मं. १, २, १३.
 सप्त-पुत्र- -त्र: जैउ. २, २, ३, ८.
 सप्त-पुरुष- -प: श. ६, १, १, ६;
 १०, २, २, ५; तैआ. १, १३, ३.
 सप्त-म- -म: शां. १२, ८; श.
 ४, २, २, ७; ८, ५, ४, ९; १२,
 २, २, १२; तैआ. १, ९, १; जै.
 १४४; गो. १, ५, १, २३; -मम् ऐ.
 ५, १०; १६; शां. ६, ८; २६, ७; ८;
 श. ३, ३, १, ३; ६, १, ३; ४, ५, ९,
 ६; ८, ३, ४, ४; १२, २, ३, २;
 १३, ७, १, ९; तै. २, ३, ४, ५; ११,
 २; तां. १०, ५, ४; १३, १०, १४;
 १२, १३; १४, ३, ८; १७; २३;

१५, ७, १; गो. १, २, २; २, ६, १०;
 -मस्य ऐ. ५, १६; १७; शां.
 २६, ८; ९; १०; श. १०, २, ३,
 १५; तां. १३, १०, १८; १४, ३,
 ७; २२, ४, ५; -मा: तै. ३, ११, २,
 २; -मात् प. ३, ९; -मे ऐ. ५, १६;
 १७; शां. २६, ८; श. ४, ५, ९,
 ६; १३, ४, ३, ११; तै. १, ८, १, १;
 तैआ. ५, १२, १; तां. १३, ११, ४;
 १४, ३, १६; ५, ४; १०, २; जै. ११४;
 -मेन ऐ. ५, १०; तां. १४, ७, २;
 जै. ११४; सा. ३, २, ५; गो. २,
 ६, १०; -मेपु तै. ३, ११, २, २;
 -मौ जैउ. १, ३, २, ७; ३, ३; ५.
 सप्तमी- -मी श. ८, ५, २, ७-
 १०; ४, ९; ७, ४, १८; २१; १०, १,
 ३, ७; २, ६, २; ३; १०; ११, २, ७,
 ६; ३, ३, ७; तै. २, १, ५, ११; ३,
 ७, ४; -मीम् ऐआ. ५, २, ४; शां.
 २८, ३; तै. ३, १२, २, ९; गो. १,
 २, ६; -म्याम् श. १, ४, ३, १७;
 -म्यौ जैउ. १, ३, ३, १.
 सप्तम-नवम- -मयो: तां. १४, ९,
 २०.
 सप्तमा(-मऽअ-)ष्टम- -माभ्याम्
 सा. २, ६, २.
 सप्त-मुख्य- -ख्यान् सा. ३, ६, १०.
 सप्त-रश्मि- -श्मि: तै. २, ८, २, ७;
 जैउ. १, ९, १, २; २, ७; ८.
 सप्त-रात्र- -त्रम् शांआ. १२, ८; सा.
 १, ५, १०; गो. १, २, ६; -त्रान्
 सा. ३, ६, १०; ९, १; -त्रेण सा. २,
 ५, ६.
 सप्तरात्रो(-त्रऽउ-)पोषित(उप
 √वस्)- -त: सा. ३, ६, १०.
 सप्त(-मऽअ-)र्च- -र्चम् शां. १४, २;
 श. ९, ५, २, १; ८; -र्चान् गो. १,
 १, ५; ८; -र्चौ तां. १३, १, १०.
 सप्त(-मऽअ-)र्धि- -र्धय: श. २, १,
 २, ४; ८, ४, ३, ६; का. १, १, २, २;

जैउ. ४, ११, ५, १२; -र्धिणाम्
 श. १३, ८, १, ९; -र्धिन् श. २,
 १, २, ४; का. १, १, २, २; तै. २,
 १, ४, ८. सप्तऋषि- गद्र.
 सप्त-वर्षा(-र्षऽअ-)ष्टव(र्ष-→)र्षा-
 -र्षाणाम् गो. १, ३, ७; ९.
 सप्त-विंशति- -ति: शांआ. २, १६;
 श. ५, १, ४, ८; १०, ५, ४, ५; तां.
 २३, २३, ३; जै. ९०; -ति: ऽ-ति:
 श. १०, ५, ४, ५; -त्या श. ८, ४,
 ३, १६.
 सप्तविंशति-शत- -तानि ऐआ. ३,
 २, १; शां. ११, ७.
 सप्तविंश- -श: श. ८, ८, ३, १६;
 -शा: -शेषु तै. ३, ११, २, ४.
 सप्त-विध, धा- -ध: श. १०, २, ३,
 ५; १८; ४, ७; ८; ६, २; ३; १०:
 १२; -धम् श. ९, ५, २, ८; १०,
 २, ३, ४; १८; ४, ४-७; जैउ. १,
 १०, १, ३; ३, १, ४, १; ६, ६, ४;
 -धस्य श. १०, २, ३, १; ७; -धा
 तां. ३, ७, २; -धात् श. १०, २,
 ३, १८; -धे श. १०, २, ६, १३;
 १५; -धेन श. १०, २, ६, १२.
 सप्तविध-ता- -तायै श. १०, २,
 ६, १४.
 सप्त-शत- -तानि जै. ११८.
 सप्त-सप्त(न्-→)नी- -नी तां. २,
 १४, १.
 सप्त-स्वस्- -सा तै. २, ४, ६, १०.
 सप्त-ह- -हम् जै. ४५; आ. २, ३,
 १२; -हेन सा. ३, ६, १०.
 सप्त-हृत(√हृ)- -त: -तम् तै. २,
 ३, ११, २.
 सप्त-होतृ- -ता तै. २, २, ३, २; ७,
 ४; ८, २; ११, ६; ३, १, १; ३; ६, ४;
 ११, २; तैआ. ३, ७, ३; ११, ६;
 तां. २५, ४, २; -तार: तै. २, ३,
 ५, ३; -तारम् तै. २, २, २, ५; ५;
 ४, ६; ७, ३; ८, २; ३; ११, ४; ५; ३;

७,४: १०,२;४; ३, १२, ५, ५;
-तु: तै. २, २, ११, ६; -तृणाम्
तै. २, ३, ५, ६; ३, १२, ५, २; -त्रा
श. १, ८, १, २, १; तै. २, २, ४, ६;
७, ८, ५.

सप्ता(-प्तञ्जअ-)क्षर- रम् ऐ. ३,
१२; श. १०, २, ४, ६; तां. १२,
१३, २७; जै. ७४; -रे श. १०,
२, ४, ६; -रेण ऐ. ३, १२; तां.
१२, १३, २९; जै. ७४; गो. २, ३,
१०.

सप्ता(-प्तञ्जअ-)रत्नि- रत्नि: शां.
१०, १.

सप्तास्वित, ता- ता तां. २, ९, १;
-तेन तां. २, ९, २.

सप्ता(-प्तञ्जआ-)स्य- स्य: तै. २,
८, २, ७.

सप्ताह(-प्तञ्जअहन्)- हम् श. १३,
१, ७, २; तै. ३, ८, १०, ५; जै. आ. २,
१६, १०; -हा: तां. २३, १९, ५, ८;
-हे श. १३, ४, १, ४.

सप्तैकमध्या- ध्या तां. २, ८, १.

सप्ति-सप्तदश- श: जै. १३१;
-शौ तां. १२, ७, ६; जै. १३१.

सुप्ति- प्तय: शां. २१, २; गो. २, २,
२२; -प्ति: श. १३, १, ६, १;
९, ५; तै. १, ३, ६, ४; ३, ८, ९, २;
१३, २; तां. १, ७, १; -प्तिम् श.
७, १, १, २२.

सप्य- प्यौ जै. २१२.

सु-प्रगा(य→)धा- धा: श. १३, ५,
१, १०.

स-प्रजापतिक- का: ऐ. ८, १२;
-कानाम् जै. १३९.

सु-प्रति(ष्ट→)ष्टा- ष्टा: श. १४, ६, ९,
२०.

सु-प्रत्या(-तिञ्जआ-)धान- म् श. १४,
५, २, १.

स-प्रय- ष्थ तै. १, १, १०, ३; ५, २,
१, २६; -य: ऐ. १, २, १.

सु-प्रयम्- य: मं. २, २, ७; -यसम्

श. १३, १, २, ३; तै. ३, ८, ३, ५.
रस-प्रयस- धा: ऐ. १, ४; श. १४,
३, १, १८; तै. १, ४, ४, ११; २, ४,
१, ६; ३, ८; तै. आ. १, ४, ३; ४, ३,
१; ११, ४; १०, १, १०.

सप्रयस्तम- म: तै. आ. ३, १७,
१; -मम् ऐ. २, १२; शां. २८, २;
श. ७, ३, १, ३४; तै. ३, ६, ७, १.

स-प्रमृति- त्तय: तां. १५, १, ६; -ति
शां. २०, ४; २१, ४; २२, ३; ४; ५;
२६, १६.

सु-प्राण, णा- णम् तै. १, १, ८, ५; २,
२, १, ७; -णाम् ऐ. आ. ३, २, ६.

म-प्रातरनुवाक- कम्. केन शां. २५,
१०.

स-पु- पु ऐ. आ. ५, ३, २.

स-प्रेष- षेण शां. २८, १.

स-फ- फम् तां. ८, ५, ६; ११, ५, ५;
१५, ११, ४; आ. १, ५७८; -फस्य
तां. ११, ५, ६; १५, ११, ५;
आ. १, २२८; -फे आ. १, ५७८;
-फेन तां. ११, ५, ६; १५, ११, ५.

सफ-त्व- त्वम् तां. ११, ५, ६; १५,
११, ५; -त्वाय तां. ८, ५, ६.

सफौ(-फञ्जओ-)पगव- षे ष. ३, ८.

सु-बन्धु- न्धु: श. ३, ५, ४, १२.

सु-बल, ला- ल: तै. १, ५, ८, ३; -लाम्
ऐ. आ. ३, २, ६; -लौ गो. २, ३,
१३-१५.

सबल-ता- तायै शां. २१, ५; २६, ९.

स-बाध- बाध: तै. ३, ६, १, ३.

स-बुध- भू तै. २, ६, ४, २.

सुब्द- म् श. १, ७, २, २६.

स-प्रहसक- का: ऐ. आ. १, २, ४.

स-प्रहचारिन्- रिण: जै. ३, २, २, २.

स-प्रास्यग- गा: गो. १, २, १०.

सम- म: ; -मम्, -मस्यै जै. ५, १;
-भानि जै. आ. १, ५, ७८; -भेन
जै. ५, १.

सना- भा जै. १४१; जै. २, ४,
२, १३; -भाम् शां. ७, ९; तै. १,

१, १०, ३; ५; २, १, २६; जै. १४१;
जै. २, ४, २, १४; -भायाम् श.
२, ३, २, ३; ५; ५, २, २५; ५, ३, १,
१०; १२, ९, २, ३; का. १, ५, १,
२३; तै. १, १, १०, ६; २, ६, ६, २;
जै. ६०; १३५; १४५; -भासु
तै. २, ८, ८, १२.

सभ-ता- तायै जै. ५१.

सभ-त्व- म् जै. ५१.

सभ-पौष्कल- ले जै. ५०.

सभान्- गा: श. ३, ३, ४, १४.

सभा-चर- म् तै. ३, ४, २, १.

सभा-पालु- ला: तै. ३, ७, ४, ५.

सभा-विन्- विनम् तै. ३, ४, १६, १.

सभा-सुद्- सद: श. १३, ५, ४, ६; ३;
तै. १, २, १, २६.

सभा-साह- ह: -हेन ऐ. १, १३.

सभा-त्याणु- म् तै. ३, ४, १६, १.

सभेय- य: श. १३, १, ९, ८; तै.
३, ८, १३, ३; गो. २, ६, १२; -यम्
तै. २, ८, ३, १.

सभ्य- भ्य तै. ३, ७, ४, ६; -भ्या:
तै. १, २, १, २६; -भ्या(भ्या?)व श.
१२, ९, २, ३.

स-भक्ष-ता- म् शां. आ. ८, १; २.

सु-भरस्- रा: श. ७, २, २, ५.

स-भत्मक- म् गो. १, ३, १३.

स-भाग- नो जै. ६; ९५.

स-भार-ता- तायै शां. ४, १; शां. १८,
११; १९, ८; का. १, २, १, १०.

स-भार्य- र्य: ना. २, ८, २; ३.

सु-भूमि- मि श. १३, ७, १, १३.

सुम् ऐ. ६, १५; ऐ. आ. ५, १, ५; शां.
२१, ४; शां. आ. १, ८; श. १, २, २,
२; ४, ५, ७; ३, ३, १, १२; ५, ४,
३, १०; ६, ६, ३, ८; ७, १, १, ३८;
१४, २, २, ४०; ९, ४, १८; का.
२, २, १, २; तै. १, २, १, १७;
३, ७, ६; ७, ९, ३; १०, १; २, ६,
४, ४; ५, १; ३, २, ८, १; ३, १०, २;
५, १२, १; ७, १३, ४; तै. आ. ४, ७,

१;२;११,५^६; १९,१; ५, ९, ८^६;
 जै. ४४; सा. २, ३, ११; मं. १,
 २, १५^६; गो. १, ५, २४; समुड्इति
 तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४, १९,
 १; ष. २, २.
 १समा^१ ऐ. ८, ११.
 २सम-मस्मात् श. २, ३, ४, ३१; का.
 १, ४, १, २२; -मस्य ऐआ. १, ५, २.
 ३सम,सा-मः ऐ. ३, ७; ऐआ. ५,
 १, ३; शां. २३, २; श. १४, ४,
 १, २४^४; जैउ. १, ३, २, ५^६; १८,
 २, १०^६; ४, ११, ३, १३^६; गो. २,
 ३, ३; -मम् ऐआ. १, १, ३; ४;
 ३, ५; ८; शां. १२, ६; श. ३, १, १,
 २^६; ९, ५, २, ९; १२, ३, १, ९; १३,
 २, ७, ६; १४, ४, ४, १-३; तै. ३,
 १०, ५, १; तां. ९, ३, १०; ११;
 जै. १६४; गो. १, २, ११^६; १४^६;
 ४, २३; ५, ५^६; २, ६, ६; -मस्य श.
 १३, ८, १, ९; -मा सा. १, १, १३;
 -माऽइव ऐ. ६, ३^५; -माः ऐ.
 ६, १३^३; शां. १०, ३; १६, ६; श.
 ६, २, १, १९^६; २, २९; ११, ४, १,
 ५; १३; १२, २, २, ३; १४, ४, ३,
 २१; तै. १, ८, ७, २; तां. १८, ८,
 ५; -माऽइव ऐ. ४, १९; -मान्
 गो. १, ४, २३; -मान् तां. १७,
 १, ५; -मे ऐ. २, २६; ३, ४३;
 शां. ७, ७^६; श. १२, २, २, ३;
 १४, ९, २, ३^६; -मेऽइव गो. १, ३,
 ७^६; ९^६; -मेन ऐआ. १, १, २; ४;
 ३, ५; ८; श. १२, ३, २, ७; ८^६; ५,
 १३; गो. १, ५, ५; -मौ तां. ५,
 १, ११; १२.
 सम-ता-न्ता श. १२, ३, ५, १२;
 १३; गो. १, ५, ६^६; -ताम् सा. १, १,
 १३; गो. १, ५, ६.
 सम-विल,ला-लम् श. ६, ३, ३,
 २६; -ला श. ६, ३, ३, २६^६; ७,

१, १, ३६; ४१.
 समं-भूमि-मि श. ३, ६, १,
 १८.
 सम-व(त्-→)ती-तीभिः गो. २,
 ३, १६^६; ४, ४^६; १८^६. =समावत् अद्र.
 सम-विपम-म् गो. १, २, ११.
 समया श. ३, ६, २, २०; ८, २, २०^६;
 ३, १०^६; ११, ५, १, ४; जै. ११७^६;
 जैउ. १, १, ३, ५; ६, १; २; गो. २,
 १, ३.
 समया-विधित-तः ऐ. ५, २४.
 समा(←म)-वत्(मलुपु)-वत्
 तैआ. ५, २, ११; गो. २, २, ११;
 -वन्तः तै. १, ५, २, ४.
 समावती-ती जैउ. ३, ४, ३, ४;
 -त्यौ जै. १२८.
 समाव(न्-तऽश)-च्छस(ः) जै. १५.
 समाव(न्-तऽजा)-ज्जामी-मीभिः
 ऐ. ३, २७; २८; -मीभ्याम् ऐ.
 ३, २७.
 समावदि(न्-तऽइ)-न्द्रिय-याः
 तां. २, ३, ४; ९, २.
 समावद्-भाज-भाजः तां. २, ३,
 ४; ९, ३; -भाजौ ऐ. ४, ६^६; तां.
 ६, १०, १४; गो. २, ५, ३^६.
 समावद्-वीर्य-यैम् ऐ. ३,
 २७^६; -र्याः ऐ. २, ३१; ३, ४९; ४, ५;
 गो. २, ५, १; -र्याभ्याम् ऐ. ३, २७;
 -र्यैः ऐ. ३, २७; २८.
 समी/क,समीकरोति तां. २, ९, २.
 समक्ष(म्-अक्षि)-म् गो. २, १, ७^६.
 सम(म्-अ-प्रास-सः)तै. २, ५, २, ४.
 समङ्क-ङ्काः श. ३, ६, २, १^६.
 सम/अच्,अन्च्,सुमच तै. ३, १०,
 ४, ३^६; सुम्...अन्वति श. ८, १,
 ४, ७; १०^६; सुम्...अन्च श. ८,
 १, ४, ८. सं-तराम्/अच् गद्र.
 समञ्जन-म् तै. ३, ११, ७, २.
 समञ्जन-प्रसारण-णम् श. ८,

१, ४, १०^६; -णस्य, -णेन श. ८,
 १, ४, ७.
 समज(म्-अज्)-जः ऐआ. ५, २, १.
 सम/अन्च्,सुमनक्ति श. १, ४, ५, ५;
 ६; ७^६; ८, ३, ७^६; ८; ३, ७, ४, ७^६;
 ८; ६, ७, ३, २; १४, १, ३, १३^६; तै.
 ३, ३, ७, ११^६; तैआ. ५, ८, ९; जै.
 १८४; सुम्ऽइव...अनक्ति श. १,
 ८, ३, १२; सुमञ्जाते तै. २, ६, ११,
 ५; १२, ३; समञ्जे शां. १९, ९;
 सुमङ्काम् तै. ३, ७, ५, १०. सुम्...
 अङ्काम् तै. ३, ३, ७, ११; सुम्...
 अङ्काम् श. १, ९, २, ३१. सुम्...
 अङ्काम् तै. ३, ७, ५, १०; सुम-
 नक्तु तै. २, ५, ३, ३; ६, ८, ४; ३,
 १, १, १०; मं. १, २, १८; समञ्जन्तु
 मं. १, २, १५; सम(अन्जन्तु) मं.
 १, २, १५; सुमङ्गिव श. ७,
 ५, २, १७^६; तै. २, ७, १५, ३^६;
 समन्ज्यात् श. १, ४, ५, ६; सुम-
 न्ज्यात् तै. ३, ३, ७, ११.
 सुम्...अज्यते तै. १, २, १, १०;
 सुम्...अज्यते ऐ. १, २, २; सुमज्य-
 ताम् श. ७, २, २, १०.
 सुमक-क्तम् तै. ३, १, २, २; -क्ताः
 ऐ. ५, १३; शां. २३, ८; जै. ७१;
 -क्तौ तै. ३, १, २, १०.
 सुमज्य श. २, ५, २, ४२; ६, १, ४५.
 समन्ज्वत्-ञ्जतः आ. जैआ. १, ५, ६४;
 -ञ्जन् श. ६, ७, ३, २; तै. २, ६,
 ७, ६; ८, १; ४; ३, ६, ३, १; ५; जै.
 १५९.
 समञ्जन-वत्-वता सं. १^६.
 समती(म्-अति/इ), समतीयात्
 शां. १८, ३.
 सुमतोस(ः)(म्-अट्) श. १२, ५, १,
 १४.
 समद्/मव श. ३, ४, २, ३; ४, ३, १;
 १२; ४, ६, ८, १२^६; जै. १०४;

† 'ममर्ये' इत्यस्यादिमाक्षरद्वयरूपम् । ϕ 'सु-' इति सुपा. स्वरः ? । † H. प्रभृ. पदद्वयं विन्त्यम् ।
 व. तैसं. ६, ६, ११, ६ । ॥ सम/अदेः/मदेवेति या. ।

-मत्सु तै. २, ४, ४, ३; ४^३; ५, ८, २;
-मदम् श. १, १, ४, २४; २, २,
३, ११; ४, २, ७; ३, १४; ४, २०; ३,
६, २, २; ४, ४, २, ३; का. १, २, ३,
९; ३, २, १२; ४, १२; २, १, ३, २५;
तै. २, १, २, १०; ११; ३, ३, ३, २^३;
९, ११, १^३.

सम्-अधि/गम्, समधिगम्यते गो. २,
६, ७.

सम्-अधि/रूह्. सम्-अधिरोहति ऐ.
४, २०; समधिरोहन्ति ऐआ. १,
२, ४^३.

समधिसृप्य(-मऽअधि/सृप्) शांआ.
१, ७.

सम्-अन्, समनिति श. १४, ६, ५, १;
समनन्ति ऐ. ४, ३०; समनन्ती ३
ऐआ. २, १, २; सुमान तैआ. ४,
२०, १; समानन् जैउ. ४, ११, १, ५.
समन्य तै. १, ४, ४, ३; ६.
१समान- अद्र.

सुमन- न्ने ऐआ. ५, ३, १; तैआ. ४,
२०, १; तां. ९, ६, ३; ४.

समन्या-यन्ती-निधन- -म् सा २, ३, ७

सु-मनस- -नसः श. ४, २, ४, २३; ८,
७, १, ६; १२, ८, १, १९; २०; तै. १,
२, १, १८; २, ६, ३, ४; ५; ८, १, १;
गो. १, ३, ४; -नसा श. ६, ७, २,
३^३; २, २, ३, ३१; तै. ३, १, ३, १;
-नसौ श. ३, ४, १, २४; ७, १, १,
३८; तै. २, ४, २, ५.

सम(-मऽअ-)नीक-तसः(ः) ऐ. ६, ४.

सम(-मऽअ-)नुप्रविष्ट- -ष्टः तैआ. १०,
१, १.

सम(-मऽअ-)नुवृवृत्- -वन्तम् श. १,
४, ३, २, २.

सम(-मऽअ-)नुमत- -म् ऐ. २, ६.

सम(-मऽअ-)नुवेद्य ऐ. ३, २०.

सम(-मऽअ-)नू(-नु/वच्, क्-→)क्ता-

-क्ताः शां. ८, ८^३; ९, २.

सुम(-मऽअ-)न्त, न्ता- -न्तः जैउ. १.

१४, ३. ९; -न्नानि आ. जैआ. १, ६ १:

-न्ताम् तां. १२, १२, ६; -न्तासु

श. १३, ५, ४, २२; -न्ते तां. १५,

४, ८; -न्तेन तां. १५, ४, ७^३; ८.

समन्तम् ऐ. २, १८^३; ३१;

८, २१८; २२; २३^५; श. ३, ३,
१, ५; ९, २, १६; ५, ३, ५, २४^३;

८, १, ३, १०; ३, ४, १५; ९, १,
२, ६; २, १, १९; १०, ५, ४, ४; १४;

१४, १, १, ७; ३, १, १४; ४, १, १९;
६, ३, २; का. १, १, १, ७; २, २, १,
१०; तै. २, २, १०, ५; तां. ९, १,
३; १५, ४, ६; ८; १९, १२, ६; २१,
९, १५; जै. १४१; जैउ. १, ३, १,
१; ९, ३, ४; १२, १, ८; मं. १, ६, २८.

समन्त-पर्यायिन्- -यी ऐ. ८, १५^३.

सुमन्तिक- -म् श. १३, २, ४, २; ४; तै.

३, ९, १, ४; -मऽइवश. १, ४, १, २२

सुमन्तिक-तर- -म् श. ९, ३, १,
११; १२.

स-मन्यु- -०न्यवः सा. ३, २, ६.

सम्-अन्वा/रम्, समन्वारभेते श.

१४, ७, २, ३; समन्वारभन्ते ऐ. ५,
२४^३; समन्वारभध्वम् ऐ. ५, २२^३.

समन्वा-रब्ध- -ब्धेषु श. ४, ६, ९, ८;
१२, ८, १, २०.

समन्वीक्ष्य(-मऽअनु/ईक्ष्) श. ३, ६,
१, २६; ४, ५, ७, ६.

सम(-मऽअ-)पिधाय(-पि/धा) श. ८,
६, १, २३^३.

सम(-मऽअ-)भिहित- -म् गो. १, १, २८

सम्-अभ्य(मिऽअ-)व/गा, समभ्य-

वागुः गो. २, ४, ११^३.

सम्-अभ्यवे(-मिऽअव/इ), समभ्यु-

वैति श. ३, ८, ५, ८; जै. १४४;

समभ्यवैष्यन्ति जै. १६६; समभ्य-

वायान् श. ३, ४, २, ९; समभ्य-

वायन् जै १६६; समभ्यवेयात्,
समभ्यवेयात् श. ३, ४, २, ९.

सम(-मऽअ-)भ्याददान- -नः श. १४,

७, २, १.

सम्-अभ्या(-मिऽआ)/रूह्, समभ्या-

रोहति जै. ७.

सम्-अम्, सुममन्ते, सुमामिरे श. ३,
४, २, १३.

समयु(-म्/इ)- -यः श. ७, २, ३, ३;
-याय गो. १, २, ७.

समया ३सम- गद्र.

समर(-म्/क्त्र)- -रम् शां. ११, ८;
-रे शांआ. १२, ७; श. ७, २, १, २०;
तै. ३, ७, ९, २.

समरण- -णे शां. २८, ६.

समर्पण- -णेन श. ५, ३, ५, २९.

सुमर्षित- -ताः श. १४, ५, ५, १५^३.

समर्ष्य- -र्ष्ये तां. ७, ६, १५.

समर्षिता(-म्/क्त्रध्)- -ताः जै. १४३.

समर्ष्य श. ४, ५, २, १०.

स-मर्ष्य- -र्ष्ये ऐ. २, २; तै. ३, ६, १, ३^३.

सम्-अव/द्वो, समवद्यति शां. ५, ७;
१०, ६; श. २, ६, १, ३२;
समवद्यति श. १, ७, ४, ९; ८, १,
१७^३; का. १, ६, २, ४; तै. १, ७,
४, ४; १०, ६; गो. २, २, २; समव-

द्यन्ते श. ३, ४, २, ९; समवद्यन्ति
ऐ. १, २, २; श. २, ६, १, ३३; समवद-

दिरे श. ३, ४, २, ५; ८; ९; समव-

ददिरे श. ३, ४, २, १५; १६;

समवद्येयुः श. २, ६, १, ३३; का.
१, ६, १, २२; समवद्यामहे गो. २,
२, २; समवाद्यन्त गो. २, २, २^३; ३^५.

समव- (त्-→)त्ता- -म् श. १, ८, १, १७

समवत्त-धानी- -नीम् श. १२,
५, २, ७; -न्याम् श. ३, ८, ३,
१३; २५.

समव-द्राय श. १, ८, १, १३; २, ५, २,
४०; तै. १, ३, ८, २; २, १, ५, ३;
जै. ५.

सम्-अव/द्वु, समवद्रवन्त गो. १,
१, ७^३.

समव-द्रुत्य श. १३, ४, ४, ६-८.

सम्-अव/धा,सम्बद्धाति कां. १,
३,३,२०.
सम्बद्धीयते श. ११, २, ६, ८;
सम्बद्धीयन्ते शां. २५, ११.
सम्ब-नि-नीय(√नी) शांआ. ११,
५;६.
सम्-अव/नी,सम्बन्धयते ऐ. २,३०;
सम्बन्धयति ऐ. २, ३०: वा. ३,
९,३,३०; सम्बन्धयति श. ५, ३,
४,२७;४,२,७;१२,८,३,१४; तै.
१,८,६,४.
सम्बन्धीयन्ते श. १४, ६,२,१२;
७,२,८.
सम्बन्धीयमा(न→)ता- -नासु ऐ.
२,२०.
सम्-अव/मृश,सम्बन्धयन्ति श. ३,
४,२,१३;१४; ४,४,३,१३;१४.
सम्-अव/या,सम्बन्धयति श. १, ८,
१,६.
सम्-अव/रुध,सम्बन्धयन्ते तां. १६,
१५,९;१९,९,५.
सम्-अव/वृत्,सम्बन्धयन्ति श. ३,
५,३,८.
सम्ब-वृत्त- -त्तयोः श. ३,५,३,९.
सम्-अव/शम्,सम्बन्धयन्ति श. ७,
३,२,१,२.
सम्-अव/सृज्,सम्बन्धयति ऐ. ४,
१३.
सम्ब-सृज्य- -ज्ये ऐ. ४,१३.
सम्-अव/सो, सम्...अवस्यतः तै.
३, ९,१,४; सम्बन्धयन्ति श. ४,
६,८,३.
सम्ब-साय ज. १२५.
सम्-अव/कृञ्,सम्बन्धयन्ति श. १,
७,१,३;२,५,३,१६.
सम्बे(-म्-अव/इ),सम्बन्धयति श. ११,
१, ६, ३०; तां. १६, १३, ७;
सम्बन्धयन्ति श. ११,१,७,४; मं.
२, ६,५; तैआ. १, २,३; सम्ब-

यन्तु मं. २,६,४;५.
सम्/अशु,सम्बन्धयति शां. २, ६; ९;
३, ३;७, ७;८; ८,३; १८, ४;
शांआ. २,४; श. २, ३,४, २३;
सम्बन्धयते श. १, ६,१, १३;१५;
३, ३,३,१६;४,३, ८;५,१,९,७;
१,२,३; ४,२,४,७; ७,३,२,१०;
१२,२,२,६; ४,१,१०; १४, ७,
२, ९; तैआ. २, ७, १; ८,
५, १; ६, १; जै. ५,५;
सम्बन्धयते श. २, ३, ४,
२३; सम्बन्धयते श. १२, २, ३,
१२; तै. १, २, २, ५; सम्बन्ध-
यिष्यामहे श. ३,४,३,८; सम्बन्ध-
यति श. १२,४,१,९; सम्बन्धयामहे शां.
१०,२; गो. १,३,२०;४,२३; ५,
२१; समाश्रुत तां. १४, ५,१५;
सम्...आनट् तैआ. १०,१०,२;
समाश्रुत श. १,६,१,१०;१२;
३,३,३,१६; ४, ३,८; ५, १,९;
७, ३,२,१०; समाश्रुत श. १,
६,२,३; ३,९,३,१०; ४,१,५,१;
२,५,५; ७,३,२,५; सम्बन्धयति ऐ.
५,३०; शां. ७,७; श. ६,७,४,
१२; सम्बन्धयति तै. २, ४,८,७;
मं. २,१,१३; समाश्रुत तैआ. १,
११,१; तां. १,२,८.
सम्बि- -ष्टिः श. १४, ६, ३, २;
- -ष्ट्ये ऐ. २,१७;४,२०;३०; शां.
७,८; १४,१;२२,१; श. १३,२,
२,१६;२,३,१; ६,१; १०,१; तै.
१,३,५,१;७,३;४;६, ३,७;७,७,
२;८,४,३; ३,२,१,६; २, ९; ३,
१२;३,७, ४;९;८,१,२;६,३;७,
२;१८,४;६;१९,१; २०,२; २२,
२;९,४,३; तैआ. १,२५,२;५,४,
१३; तां. २,६,२;१२,२; १५,२;
३,२,२;५,२;४,७,१;५, ३,५;६,
५;८,५;६,३,१५; ७,७,१२;११,

१०,१७; १२,४,१४; १४, ३,९;
५,१७;९,२; १८,२,७;६,८;७,
३;८,१८; जै. १०; १४; १६;८;
प. ३,७; गो. २, १,१;२,२०;३,
१७;१९;५,८;१४;६,५.
सम्/अस्,सम्बन्धयति ऐ. २, ३५;
श. ६, ७,४,१२;१३; १०,२,३,
८-१०,१२; १३; १४; समाश्रुत
शां.२६, ३; समाश्रुत जै.२,१२;
सम्बन्धयति ऐ. ३, ११; तै. १, १,
६, ८; सम्बन्धयति तै. १, २,
५,३.
सम्बन्ध- -स्तः ऐ. २,४०;४१; -स्वम्
ऐ. २,४०;४१; श. २, ३,४,७;
का. १,४,१,६; तै. ३, ८,१७,३;
-स्ताः शां. १४, ५; २९, ८;
-स्तानि तै. ३, ८,१७,३;१८,५;
-स्तेन शां. १४,२.
सम्बन्ध शां. ३,२; श. ३,३,२,१३;
१४,३,१,१.
समास-अद्र
सम्बन्धयति(ता→)ता- -ताः तां. २३,
१०,१;१३,१;२४,१;२७,१; २४,
७,१;१०,१.
समास- -मा ऐ. ४,२५; -माः श. ६,
२,१, २५;२६; १२, ८,१,२०;
१४,८,१२,१; तै. २, ५,५, २;
६,३,५; जै. १, १८, १, ४;५;
-मानाम् तै. २,५,५, २; -माभ्यः तै.
३,३,११,४; -माम् श. १,८,१,४;
५; १४,३,१,३; तै. १,२,१,१४;
तैआ. ५,१०,३; तां. ६,९,७;९;
७,९,१८;१०,१५; ८,८,१५; मं.
१,८,७; ८. २, २,१; १७; ८,१;
-माम्-माम् ऐ. २,१.
सम्-आ/कृ,सम्...आकृणां तै. २,
४,१,१;५,२,४; सम्...आकरम्
श. १२,४,३,४.
समा-कुर्वाण- -म् ऐ. ५,१४.

† 'सम्बद्धाति' इति सुपा. चिन्त्यः । तु. श. । † 'सम्ब' इति
वाचस्पत्यप्रभृतयः ।

कालि. सुपा. † । † 'समेरिति

समा-चक्राण- णः तै. २, ५, २, २.
 समाक्रम्य(-मूडाअ/कम्) जै. १८७.
 समाक्रमण(-मूडाअ/क्री)- णाय
 तां. २१, १, ९.
 सम-आ/गम्, समागच्छति श. १०,
 ६, २, १; समागच्छतः श २, ४, ४,
 १८; का. १, ३, ४, ११; समाजगाम
 श ११, ६, २, १; तै. ३, १०, ९,
 ९; समाजगाम तै. ३, १०, ९, १५;
 समाजगमत्तुः जै. ११५; १५२:
 समाजगमुः श. १०, ६, १, १;
 सम-आ/गम्, समागच्छत तै. ३, १, ४, २;
 समागच्छेताम् श. १२, ५, १, ५.
 समा-गत्य जै. १५२^१; १५४.
 सम-आ/गम्, समागात् ऐआ. २, १, ५
 समाज्ञा(-मूडाअ/ज्ञा)- -ज्ञाः तैआ.
 ९, १०, २.
 सम-आ/दा, समादृष्टीत श. १४, ६,
 ११, १.
 समा-द्वय श ३, ६, ३, १०; १४, ३, १, १
 सम-आ/धा, समादधाति श. २, ६,
 १, ११^१; का. १, ६, १, ८^१; तै. १,
 ४, ५, २, ४^१; समादधति जै. १३;
 सम-आ/धा, समादधात् शांआ. १, ५^१;
 समादधुः जै. ४७^१.
 समाधीयते श. ९, ४, ४, १.
 समा-दुधत् -धतः श. १, ४, २, १.
 समा-धाय श. १, २, ५, ७; १, २, ३, ३;
 ४, १५; १७; १३. ८, ४, ८; का. २,
 २, ३, ६. समाहित, ता- अद्र.
 रसमानु, (-मू/अन्)- नडडति श.
 ११, ८, ३, ६; -नः ऐआ. २, ३, ३;
 श. १४, ४, ३, १०; तैआ. ७,
 ७, १; जैड. २, २, ३, ५-७; ४, ४;
 ६; ११, १, ५; ९; प. २, २; ७;
 -नम् श ११, ८, ३, ६; तै. ३, ४,
 १८, १; तैआ. १०, ३६, १; -नाय
 तैआ. १०, ३३, १; ३४, १; श. १४, ६,
 ९, २७; -ने तैआ. १०, ३३, १; ३४,
 १; ३६, १; -नेन श. १४, ६, ५, १.
 समान-व्यल- -नाभ्याम् गो. १,

३, १३^१; -नौ गो. २, १, ७.
 समानो(-नडड)-दान-नौ प. २, २.
 रसमानु, ता- -नः ऐ. १, ७; ५, ४; ६;
 १२; १६; १८; ५, २०; ६, ८; ७,
 ३४; ८, १; शां. १३, २; श. १,
 ६, १, ८; ३, ५, ४, ४; ११^१; ६, १, ४;
 ४, ६, ८, ५; १०^१; १५^१; १९; २०^१;
 ५, १, ५, १८; २१; २, १, १; ३; २,
 १६; २, २, २, २; ४, १, १४; १५; २,
 १५; ५, १, ४०; १०, १, ४, ६^१; १३,
 ८, १, १८; १४, ७, १, ७; का. २, १, ३,
 ५; तै. २, ४, १, २; ४, ५; ३, ७, ६,
 १७; तैआ. २, ४, १, ५, २; तां. ४,
 ३, ८; २०, १६, ६; २३, १, ३; गो.
 २, ५, १४; -नम् ऐ. १, २, ५; ४, १४;
 ३०^१; ६, १७; २१; २३; ३६; ७.
 ४; ३४; ऐआ. २, १, २^१; ३, १, १^१;
 शां. १२, ८; २३, ३; २५, ५; ६^१; ८;
 २७, १; ७; शांआ. ७, २; श. १,
 २, १, २; ४, ४, ८; १५; ६, ४, ३^१; ८;
 २, १, १, ७; ३, १, १७; ३, २, ३, २१;
 ४, १६; ४, २, १४^१; ४, १, २, ३; १८;
 २०; २, २, ९; ३, ३, १५; ४, १, ४;
 २, १०; ५, १, २; ५, १२; ५, ३, १,
 ८; ७, ३, १, ४; ४, १, २०^१; २, २, ३;
 २४; ५, १, २५^१; ३, ६, २; ८, ५, २,
 १६; ७, ३, २०^१; ५, २, २०; १०, २,
 ४, ८; ६, ५, ९; ११, ३, १, १; १२, २,
 २, ४; १८-२२; ७, २, ४-६; १३,
 ४, ३, १५; ४, ११; ५, १, ३; ३, ११;
 ६, १, ४; ८, ४, ११; का. १, १, १,
 ५; २, १, ९; ३, १, १०; २, १, ४, १;
 तै. १, ७, ९, ६; २, ४, ४, ५; ८, ८,
 २; ३, १, ३, १; ११, ६, ३; तैआ. १,
 ९, ५; २, ६, २; ३, १०, ४; तां. १,
 ७, ६; ४, ३, ७; ७, ६, ११; ८, ५,
 ४; ११, ११, ३; ७; १०; १३, ९, ४;
 २५, २, ४; जै. १०१^१; जैड. १,
 १४, ४, २; १७, १, ३^१; प. १, ३^१;
 २, ३; ३, ९-११; वं. ३^१; गो. १,
 ३, २, २^१; २, ३, ३; ५, ४; ५, १५; ६.

३; -नस्य शां. ९, २; ११,
 ४; श. ५, २, ३, ५; का. १, १, ३,
 १; तै. १, ५, ३, ४^१; -ना तै. २,
 ४, ४, ५; तां. १०, ६, ७; ७, ५; ८,
 १; ९, २; १०, १; ११, १; -नाः
 ऐ. ६, ८; शां. १०, ३; श. १२,
 ८, १, १९; २०; तै. २, २, १०, ६;
 ६, ३, ४; तां. ६, ३, १०; ७, ५, ३;
 १०, ११, १; १५, ३, ३०; १६, ४, २;
 गो. १, ५, ५^१; २५; २, ५, १४;
 -नात् शां. २७, ७; श. १, ८, ३, ६;
 -नात् ऐ. ६, १७; श. १०, ६, १,
 ९; ११, ५, ५, १३; १३, ८, १,
 २; गो. २, ५, १५; -नानाम् ऐआ.
 २, ३, १^१; तै. १, ३, २, ३; १०, ९;
 ७, ५, ५; ९, ६; २, २, १०, ३; ३, १,
 ३; ७, ४, ४; ११, २; ३; ३, १, ४, ३;
 १०; ११; १४; ५, २; ८; १४; ६, ३;
 ५; ९, १६, २; तैआ. २, १४, १; तां.
 ६, २, ९, ३; ७; ९, १०; १०, २, ३;
 १९, १२, ४; २२, १४, ७; २४, १५,
 ५; -नानि ऐ. ६, १७; शां. ५, ३; ५;
 ८; श. ३, २, ३, २२; गो. २, १,
 २१; २३; ५, १५; -नाम् जैड. १,
 १४, ४, ३; -नायाः तां. ८, ५, ४;
 -ने ऐ. ३, ४७; ४८; ६, ३१; ऐआ.
 ३, ११; शां. ८, ९; १८, १२^१;
 २२, १; २५, १५; २६, ९; श. १,
 ८, ३, ६; ४, ३, ३, १५; ९, २, २, ६;
 १०, ३, ५, ६; जै १३२; गो. २,
 ६, ९; -नेन ऐ. ६, १७; शां. ११, ४;
 श. ९, ४, १, १४; १५; १०, १, ५, २^१;
 जै. १३२^१; गो. २, ५, १५; -नेषु
 श. १०, ३, ५, ११; -नैः श. १०,
 ३, ५, २; -नौ ऐ. १, ७; शां. ७,
 ५; श. ४, १, २, ११.
 समानी- -नी श. ३, १, ३, १२;
 ४, ६, ८, २०; ६, ६, ४, १४; ९, ४,
 ३, १५; ५, १, ४०; १२, ८, २, १८-
 २०; तै. २, ४, ४, ५^१; जै. १३२;
 -नीः ऐ. ६, १७; श. ३, २, ३,

२२; गो. २, ५, १५; -नीभिः ऐ. ६, २२; श. ८, २, २, ९; गो. २, ६, ५^३; -नीभ्यः तै. ३, ९, ३, ३; -नीभ्याम् ऐ. ३, ४, ४, ४८; -नीम् जै. १३२^३; -न्यः ऐ. ३, ३१; ६, ८^३; ८, १; गो. २, ३, २२; ५, १४; -न्या शां. १९, ९; श. ११, ३, १, १; -न्याम् श. ९, २, २, २; ६.
 समान-गोत्र- -त्रे शां. २५, १५.
 समान-जन- -ने तां. १६, ६, ९.
 समान-जन्मन्- -न्म श. ३, २, ४, ८; -न्मा गो. २, ६, १४.
 समान-जन्य- -न्यम् तां. १६, ६, ९.
 समान-ता- -तायै श. ७, ३, १, ४.
 समान-त्र श. ३, ४, ४, १४; ५, १, ३, ४; तां. २४, १९, ३.
 समान-त्रैव(त्य→)त्या- -त्याः श. १२, ८, २, १८; ३, ५, १, १०.
 समान-धिष्य- -ष्यथाः श. १२, ३, ५, २; गो. १, ५, २, २^३.
 समान-निधन- -नानि श. ८, ७, ४, ६.
 समान-पक्ष- -क्षे तै. १, ८, १०, २; तां. १८, ११, ८.
 समान-पुरुषवचन- -ने सं. ३.
 समान-प्रभृति- -तयः श. ८, २, २, ९^३.
 समान-बन्धु- -न्धवे, -न्धुः श. ३, ५, १, २५.
 समान-बर्हिस्- -र्हिभ्याम् श. ५, २, ५, १३; -र्हिषी ऐ. १, २५; श. २, २, १, १६^३; का. १, २, १, १०; -र्होषि श. ५, ५, २, ३; ४.
 समान-बुद्ध- -द्धः जैट. ४, १, १, १.
 समान-भृत्- -तः श. ८, १, ३, ६; ७.
 समान-योनि- -नी श. ५, ३, १, ८.
 समान-लोक- -काः श. ९, ५, २, १६; -के तां. ११, ४, १०; १५, १०, १५.
 समानलोक-ता- -म् तै. ३, ९,

२०, २; १२, ५, ११; ९, ८; तैआ. १०, १४, १.
 समान-सम्बन्धन- -नाः श. ७, ५, २, ६२; -नौ श. ७, ४, २, २४.
 समान-हृदिस- -त्रिषः शां. ३, ५.
 समाना(-नऽअ-)-भिव्याहा(र→)रा- -रा शां. २३, २.
 समाना(-नऽआ-)-यत(न→)ना- -ना ऐआ. १५, २.
 समानो(-नऽउ-)-दुर्क- -र्कः ऐ. ५, १३; -र्कम् ऐ. ५, १^३; २, १२^३; १३^३; १५; २०^३; २१; ऐआ. १, ५, ३^३; गो. २, ६, ११; -र्काः श. ८, २, २, ९; ७, १, ३; ४; -र्काणि शां. ११, ५.
 समानो(-नऽउ-)-दुर्ग(र्ग→)र्या- -र्या ऐ. ३, ३७.
 समानो(-नऽउ-)-त्व- -त्वः, -त्वाः श. ७, १, १, ७^३.
 सम्-आ/नी,समानयति शां. ३, ४; श. १, ५, ३, १६^३; १७; १८; १९^३; समानयति श. ११, २, ६, ४; गो. १, ३, ९; समानय मं. १, १, २; समानयन् तै. २, २, ८, ७.
 समान्यमान- -नः श. ३, ४, ४, १३; ८, १, ४; ३, ३, ४; ४, २, ११; -नौ श. २, ५, २, २०; ४१; का. १, ५, १, २७; ३६.
 समा-नीय श. १, ३, २, १५^३; ८, २, १७; तां. १४, ३, ८.
 समान्य(-म्-आ/अन्) जैट. ४, ११, १, ६.
 सम्/आप्,समाप्नोति शां. ८, ९; श. ३, २, १, १०; ११, ५, ६, २^३; जैट. १, १५, १, ४; समाप्नुवन्ति तां. ४, ९, १०; २१, ४, ९; गो. १, २, ९^३; समाप जै. १४३; समाप्स्यन्ति श. ११, ८, ४, १; ४; सम्-आ-प्स्यसि जै. १४३; समाप्नुवन् श. ३, २, १, १०; तां. ११, ५, ६^३; १५, ११, ५^३; समाप्नुयात् श. १२, ३, ३, ५.

समाप्स्यत श. १०, ४, १, १०; ५, ४, १.
 समापि श. १०, ४, १, १०.
 समापयति शां. २३, ५; श. २, ३, ३, १६; तां. २५, ३, ६; समा-पयन्ति तां. ४, ९, १०; जै. १५६^३; १६२; समापयिष्यामः ऐ. ४ १७; जै. १४३; समापयात् तां. २५, ६, ५; समापयाम जै १६२; समा-पयेत् ऐआ ५, ३, ३^३; समापयेयुः शांआ ४, १५; तां. २४, १४, २.
 समीप्सति श. १२, ४, १, १०^३; समीप्सेयुः शां. २५, १०; समा-पिपयिषेत् श. १४, ४, ३, ३४.
 समापन- -नाय ऐ. ३, ४४; गो. २, ४, १०.
 समापयितव्य- -व्यः शांआ ४, १५^३.
 समापयित्वा सा. २, ४, ३.
 समाप्त- -प्तम् शां. २७, ४^३; -प्तम्ऽ इत्र गो. १, १, २८.
 समाप्ति- -प्तये गो. १, २, २४^३; -सिः शां. ८, ९; श. ३, २, २, १५; जैट. १, १५, १, २; ४; -प्तम् श. ३, २, १, १०^३; -प्त्यै श. ४, ६, ८, १७; तां. ४, ९, ९; ५, ४, १.
 समाप्तुम् तां. १७, १, २.
 समाप्य तां. ११, ५, ६; १५, १०, ९; ११, ५; जै. १४३; सा. २, ४, ७.
 समीप्सत्- -प्सन्तः तां. २५, ६, ५.
 सम्-आ/पृ,समाप्स्यत श. १०, २, ३, १६.
 सम्-आ/प्यै,समाप्साययन्ति गो. १, २, ९; समाप्साययन्तु गो. १, २, ९.
 समाभृत्,ता(-म्ऽआ/म्)- -तम् तै. १, ३, ९, ३; तैआ १, २२, ८; -ताः तै. १, ४, ८, ५; ३, ८, २, १; तैआ. १, २२, ८.
 सम्-आ/न्ना(→मन्),समामनन्ति गो. १, १, २६.
 समा-म्ना(त→)ता- -ताः ऐआ. ५, ३, २; -तासु ऐआ. ५, १, ६; २, १.

समा-भ्राय- -म् शांआ. २, १५	समा-रोहत्- -हत् श. २, २, १, १८; का. १, २, १, ११.	समास-भृ(त→)ता- -ता गो. १, ३, १६.
समाय(त्→)ती(-म्डा/इ)- -त्तीपु ऐ. २, २०; शां. १२, १; -त्यो: ऐ. ८, १०.	समा-रोह्वा श. २, ५, २, ४८; ६, २, १९; ४, ६, ८, ३-५; ८-१०; १४; ५, ३, १, १; २, ५, १, ५३; १२, ४, ३, ५०; ४, ४, १; ५, १, ३; २, १: १३, ६, २, २० ^२ .	समासम्(णमुल्) श. ४, १, २, २६; १२, ८, ३, १४.
सम्-आ/यम्. समायच्छतै. १, २, ३, १.	समालम्भम्(-म्डा/लम्+णमुल्) श. ९, ३, ३, ६.	सम्-आ/सिञ्च(→ञ्च), सम्- सिञ्चतु तंआ. २, १८, १.
समा-युच्छत्- -च्छत् श. ३, ३, २, १९.	समावत्- ३सम- द्र.	समा-सिक्त- -म् श. ९, २, १, १.
सम्-आ/रम्. समा-रभते तां. ११, ६, २; ९, ३; १२, १, २.	सम्-आ/वप्. समावपति शां. ३, ४; २३, ८; समावपेयु: ऐ. ८, १७.	समास्तीर्ण(-म्डा/स्तृ)- -म्डाइव गो. १, २, ११; १४.
समा-रभ्य तै. ३, ३, ७, ८ ^१ .	समोप्यते ऐआ. २, ३, १.	सम्-आ/हन्. समाहन्ति श. १, १, ४, १३; १८: २, १, १७; का. २, १, ३, १६; २०; समाध्नन्ति का. २, १, ४, १६; तै. १, ३, ६, २.
समा-रम्भ- -म्भाय प. १, ४.	समोप्त- -प्तेषु ऐ. ८, १७.	समा-ध्नत्- -ध्नन्तौ जै. १७६ ^१ .
सम्-आ/रुह्. समारोहति ऐआ. ५, १, ४; श. ९, २, ३, १३; २३; २९; सम्-आ/रुहति श. ६, ७, २, १६; समारोहन्ति ऐ. ६, २१; ऐआ. ५, १, ४; शां. १९, १; २०, १; गो. २, ६, ३; समारोक्ष्याम: श. २, १, २, १३; का. १, १, २, ९; समारोहत् जै. १६८ ^१ ; समारोहागि शांआ. २, ९; १०; समारोहाम ऐ. ६, २१; समारोहन् श. ७, २, १, १ ^१ , ८, २, १, १ ^१ ; ३, १, १ ^१ ; ४, १, १ ^१ ; ५, १, १ ^१ ; ३, ४; ९, २, ३, १३; २३; २९; तै. १, ५, ९, ३ ^१ ; जैड. १, ४, ४, १०; २, २, १, ५-९; समा- रोहत् शां. ११, ४; समारोहेयु: ऐ. ६, २१; गो. २, ६, ३.	समोप्य ऐ. ७, ५; श. २, ६, २, १६.	समा-ध्नन्तवै तै. ३, २, ५, ९.
समारोहयते शां. २, ६ ^१ ; श. ४, ६, ८, १३; १५; का. १, ५, १, ३८; समारोहयति श. ४, ६, ८, १३; १५; ५, ४, १, ३: ८; समारोह- यति श. ५, ४, १, ८; ५, १, २-७; समारोहयन्ते श. ४, ६, ८, १३; १५; समारोपयेत् गो. २, ४, ९ ^१ .	सम्-आ/वह्. समावहन्ति तै. ३, ८, १, २.	समाहावम्(√ह्वे+णमुल्)गो. २, ५, १०.
समारुह्वाञ्चक्रु: श. २, १, २, १३; का. १, १, २, ९.	समौविष्ट(-म्डा/विश)- -ष्ट:तैआ. १, २, २.	समाहित, ता(-म्डा/धा)- -त:ऐआ. ३, २, १; शांआ. ८, १; श. ५, १, २, ७; तां. १६, २, ६; -तम् श. ५, १, २, ७; -ता तै. २, ८, ८, १०; तैआ. १, ८, २; -ता: ऐआ. ३, २, १; शांआ. ८, १; तैआ. १, ८, १; -तास: तैआ. १, २१, ३; २४, ४; ३१, ६; -तेन सं. १.
समा-रुह्वा शां. २०, १; शांआ. ५, ६ ^१ : श. ५, ४, १, ८: २, ६; ८, ६, ३, १; जै. ३२; जैड. १, ४, ४, ११.	सम्-आ/वृत्. समावर्तन्ते श. १, ४, १, ६; ३, ९, १, ५; तै. १, १, ५, ४ ^१ ; जै. ९७; समावर्तन्त श. ३, ९, १, ४; तै. १, १, ५, ४; समावर्तेरन् श. ३, ९, १, ३.	समाहिता(-तडा)-त्मन्- -त्मा श. १४, ६, ११, १.
समा-रुड- -ड: तैआ. १, २, ३; गो. २, ४, ९.	समाववर्ति तै. २, ६, ६, ५; सम्- (धाववर्ति) तै. २, ६, ६, ५; समाव- वृत्तन् तै. १, ७, ८, ५.	सम्-आ/ह्. समाहरति शां. १, ४ ^१ .
समा-रोहण- -ण: श. ३, ७, १, २३.	समा-वर्तमान- -न: जैड. ४, ७, २, १०; -नाय ता. ३, ९, ८.	समा-हार्थ- -म् श. २, ३, ४, १६; का. १, ४, १, १३.
	समा-वर्तनी(य→)या- -या सं. २.	समा-हृत, ता- -त: ऐ. २, ९; -ता: श. १३, १, १, ४.
	समा-वृत्त- -त्ता: गो. १, ३, २०.	समा-हृत्य शां १९, १०; श. ३, ९, २, २; तै. १, ७, ३, १.
	सम्-आ/वे. समावयते श. ७, ३, २, १३; ८, ७, ३, १० ^१ .	समा-हृत्य शां १९, १०; श. ३, ९, २, २; तै. १, ७, ३, १.
	समाध्रित(-म्डा/ध्रि)- -त: तैआ. १०, ३८, १.	सम्-आ/इ. समेति ऐ. ६, २६; ३६; ऐआ. २, ३, ८; श. १२, ८, १, २१; तै. २, ५, ३, ३; समेति श. १२, ८, १, २१; १४, ९, १, ४; तै. १, ४, २, ३; ५, १०, ७; २, ६, ३, ५; सम्- पृति श. ११, २, ७, १७; तैआ. १०, १, १; संयन्ति तै. ३, १, १, ७; तैआ. १, ८, ५ ^१ ; २७, ५; जैड. १,
	सम्-आ/आस, समासते तै. ३, १०, ९, १४; तैआ. २, ११, १; समासत् श. १०, ६, १, १.	
	समास(-म्/२आम्)- -स: शां. ४, ५; ५, १; गो. २, १, १९; -सेन ऐ. १, १; शांआ. ४, १५; तैआ. १, ३२, १.	

११,१,६;७;सुम्... यन्ति श. ७,
३,१,४६;सुम्... यन्ति ऐ. २,२०;
शां. १२,१; तै. ३,७,६,४;सुमियाय
श. १०,६,१,१; सुमेतु ऐ. १,१७;
७,३३; शांआ. ४,८; श. ७,३,
१,४६; तै. २,५,८,१; ८,५,९;
तां. १,५,८; संसमेतु श. ३, ८,
३, ३७; संयन्तु शांआ. ४, ८;
सुम्... यन्तु ऐ. ७,३३; श. ७,
३,१,४६; सम(यन्तु) शांआ. ४,
८; गो. २, ३, ६; सुमितम् श.
७,१,१,३८; १२,४,३,४; समैत्
जै. १,५,३, ७; सुमेताम् श.
१४, ४,३,१९; सुमायन् श. ८,
७,१,४; जै. ४,८,३,२.

संयत्, समय- गद्.

सुमिति- -ति: ऐआ. ५, १,१; श. ८,
६,१,१६; तै. १,५,१,४; २, ४,
४,५; जै. ८७; -तिम् जै. ११५;
-तौ श. ८,६,१,१६; -त्याम् जै.
२०९.

समितिक्रम(-तिम्/गम्)- -म:
श. १४,९,४,१७.

समिधु- -थेयु श. ५,१,५,२३.

सम्/इद्,समिद्भवति श. १४, ९,
४,२२.

सु-मिधुन,ना- -नम् श. ३,३,३,१८;
-नाम् श. १,८,१,२०.

सम्/इन्ध,समिन्धे ऐ. २,३;शां. २८,
३; श. ४,३,४,३३; सुमिन्धे श.
१,३,४,५-७;९;५,१;४;५,४,
३,३;४-९;१०; ५,३,८;४,१;
८,२,३; २,३,२,१६; ३, ९,३,
१०;४,२,१,२१;५,११;४,५,१३;
२३; ६, २, १, २१-२४; २,
३;४; ८; ९; ६, ३, ३; ७; १५;
८, ७, २, ११; १२, ९, २,
१०; तै. १, १, ८,६; ४, ४,९;
१०;२,३,२,१; तैआ. ४,४१,१;
२;३; ४;५; ६; सुम्...इन्धे

श. १,४,१,२०;२५; समिन्धते
ऐ. २, ४; शा. ९, २, ३, ४४;
११, २, ७, ६; सुम्...इन्धते
श. १, ४,१,३२; सुमिन्धे तैआ.
३, १४,२; सुमीधे श. ६, ४,२,
४; सुमीधिरे शां. २०, ४; श. ६,
५,१,७; तै. १, २,१,१२; सुमि-
न्ताम् तैआ. ४,४१,१-३; ५;६;
सुमिन्धाताम् तै. १, ४, ४, ९;
सुमिन्धताम् श. ६, ६,४, १२;
तै. ३, ७, ४, ६; सुमिन्ध्व श.
६, २, १, २५; ११, ५, ४, ५;
जै. २,५,३,३; समैन्ध्व श. ६,
३,१,२७; सुमिधीमहि श. १,३,
४,६;४,१,११;३२;२,३,४,२१;
६,१,२२; तै. ३, ३,६,१०;५,२,
२;११,६,३; जै. २०९; समैन्धि-
षत श. १,४,४,१; समैन्धिद्वम्
श. १,४,१,३९.

समिध्यते ऐ. १, १६; ७,६; शां.
१,४;३,४;८,१; श. ४,४,५,२३;
६,४,२,९;६,३,९; सुमिध्यते श.
१,४,१,२९;१२,४,३,५;तै. २,६,
७,१;७,१२,३; ८,८,६; ३,५,२,
२;तां. १२,२,१;सुम्...इध्यते श.
१,४,१,२९;सुम्...इध्यते श. १,
४,१,२९;तै. ३,५,२,२;समिध्यसे
ऐ. १,१६;२,१२; श. १२,४,३,५;
सुमिध्यसे तै. ३, ६, ७, २;
मं. १, ६,३२; सुमिध्यस्व तैआ.
४,१०,४;५;५,८,१०.

सुमिद्,द्वा- -द्व: ऐ. १, २२; श.
१,३,४,७;९;४,१,२६;२९; ३२;
३८;३,१;२; १०;५,३,८; ४,१;
२,३,२,९; ६,२,१,५; ११,३,३,
७; १२,९,२,१०; १३,२,२,१४;
१४,९,४,३; तै. १,२,१,११;२,
५,५,३; ६,८,१; १२,१; १८,१,
३,५,२,३;६,१; ६,३,१,९,४,८;
११,६,३; तां. १५, २,३; -द्वम्

शां. १७,९; श. १,४,३,२२;२,
२,२,१९; ११,२, ७,६; तै. ३,
६, २,१; १०, १,२; जै. २०३;
गो. २,५,५; -द्वधम्इत्त शा. ८,
८; तै. २,१, ३,२; ३,१, ३,९;
-द्वधस्य ऐ. २,२; शां. १०, २;
शांआ. १,५; श. १, ४,१, ३८;
६, २, १, ३२; तै. ३, ६,१, १;
-द्वधा श. १, ३,४,६; तैआ. ४,
४,१,१-६; -द्वधा: श. १, ३,४,
७;५,२,८; -द्वधानि श. १,३,४,६;
तां. १४, ८,२; -द्वधे श. १, ४,
४,१;८,२,३; ४,२,१,२१;५,११;
३,४,३३;४, ५,१३; ९,२,३,९;
३९; १४, ९,४, ११; तां. १२,
२,२.

सुमिद्ध-तम- -म् श. १, ५, २,
७;६,३,३९.

समिद्ध-व(त्→)ती- -त्यौ शां.
८, १.

समिद्ध-होम्- -माय श. २, ३,
१,१७; का. १,३, १,१०; -मेन
श. १,५,३,७;६,३,३९.

सुमिद्धि- -द्विधम् श. ४, ४, ५, २३;
-द्विधे तै. २, १, ४, ९; ३, ३, ६,
१०.

समिध्- -मिक् ऐ. ८, ९; शांआ. १०,
८; श. १,३,४,७;५,३,९;८,२,
६;३,६,३,६; ८,२,१८; ४,४,५,
२३;६,६,२,१५; १६;४,५; ११,
३,२,१; १२,९,२, १०; १४,३,
१,२८;९,१,१२-१६;१७;तै. १,
१,५,५;२,१,५,११; ३,७,२;४;
६,६,४;८,८,११;तैआ. ४,१०,४;
५;४,१,१; २-५;६; ५,८,१०;
जै. १२७; गो. १, ३, ११; १२;
-मिद्धि: श. १,४,१,२५; ६,६,
४,१;९,२,२,१; ७;३,३६; तै.
१,२,१,१०;३,५,२,१; तैआ. १,
३,२,१; -मिध: ऐ. २,४;शां. २,३;

३,४; शा. १, ४, १, ३८^३; ५, ३, ८;
 ९^३; ४, १^३; ६, १, ८; २, १, ४, ५; २,
 ३, १८; ५, २, ३०; ६, १, २३; ३, ८,
 १, ४; ४, ४, ५, १, ४; ६, ९, २, ५; ६,
 १, २, ३०; २, १, ३१; ३२^३; ६, ३,
 १७; ७, १, २, १०; ९, २, २, १; ३^३;
 ७^३; २, ३, ३६; ४०; ४४^३; ४५: ४६^३;
 १०, १, ४, ११; ५, ४, १-५; ८; १०;
 १२; १७; ६, १, ३; ११, ५, १,
 १४; का. १, १, ४, ४; २, ३, १, ४; ५,
 १, २७; ६, १, १५; तै. १, १, ९, ३;
 ४^३; ७; १०; २, १, १०; ३, १, ३, २,
 १, ३, ८; ३, ५, ५, १; ७, ४, ९, ६,
 ८; ११, ५, १; ९, ९; तैआ. ३, १२,
 ३; १०, १०, १; जै. १२७: ष. ४,
 १; सा. ३, २, २; गो. १, २, ३; ६;
 १५^३; २, १, २: २, ११-सिधम् ऐ.
 १, २५; ७, ५: ८, ९^३; शां.
 २, २; ३, ७; ८, ८^३; शा. १, ३, ४, ५;
 ७; ९; ८, २, ३^३; २, १, ४, ६; ३, १,
 १०; ३, १७; ५, २, ४१; ६, १, ४४;
 ३, ४, ३, ८; ९; ६, ३, २१; ९, ३, ८;
 १०; ४, ४, ५, १२^३; २३; ६, ६, २,
 १०; ४, १; २; ४; ६^३; १२; ७, ४,
 १४^३; ८, १, ५; १३: १५^३; ११, ३,
 ३, १^३; २; ४; ५, ३, ३; ६; ४, ५, ६,
 १, ८; २, ६-१०; १२, ४, २, ९, ४,
 ४, ६^३; ७^३; ५, १, १०^३; १२; ९, २,
 १०^३; १४, ३, १, २८: का. १, १, ४,
 ५; ३, १, १०; ६, १, २९: तै. १, ७,
 ७, १; २, १, ३, ७: ८^३; ९; ३, ३, ७,
 २; ७, २, ५; तैआ. २, ५, २; १०, १;
 १०, ६४, १; जै. ३; १२७; मं. १,
 ६, २६; ३२; २, ४, ४; गो. १, २,
 ६; १५-सिधा ऐ. १, १७; ऐआ. १,
 १, १; ५, १, १; शा. ३, ९, ३, १४:
 ४, ४, ५, १३; ६, ६, ४, २; १२; ८,
 १, ५^३; ६^३; १३^३; तै. १, २, १, ९; ६,
 ५, ६; २, ६, ७, १: ११, १; १८, १;
 ३, ५, १२, २: ६, २, १; १०, ४^३; मं.

१, ६, ३, २;-मिधाम् शा. ११, ५, ३,
 ६; ष. ५, १; सा. ३, ६, ८; ९;
 -०मिधाम् तै ३, ११, ४, १:-मिधि
 शा. १०, ५, ४, १७; तै. २, १, ३,
 ८; -धौ शा. २, ५, २, १९; ३, ६,
 ३, १४^३; ४, २, १, २१; १०, १, ५,
 १; तै. २, १, ३, ९; ३, ३, ७, २;
 जैआ. १, ३३७.
 समित्, द्व ← समिधु
 समित्-काष्ठ- घानि शा ११, ५,
 ३, १३.
 समित्-त्व- -म् तै. २, १, ३, ८.
 समित्-पाणि- -णय: शा. १०, ६,
 १, २; गो. १, २, १३; ३, ८; -णि:
 शांआ. ३, १; ६, १९; शा. ११, ४,
 १, ९; गो. १, १, ३२.
 समिद्-धार(√ह)- -र: शा. ३,
 ४, ३, ६; जै. १७७; -रम् जै. ५४;
 ११५: २०८; -रा: शा. ४, ६, ९, ७;
 -रात् गो. १, २, ४^३.
 समिद्-भैक्ष- -क्षे गो. १, २, ६.
 समिद्-व(त्→)ती- -ती तै. २,
 १, ३, ९; -तीभि: शा. २, १, ४, ५;
 ११, ५, १, १४; का. १, १, ४, ४;
 -त्या गो. २, १, ४.
 समिधान- -न: शा. २, २, ३, २१;
 का. १, २, ३, १७; तै. १, २, १, १२;
 २, ४, ६, १२; ३, १, २, ८; -नम्
 शां. २०, ३; तै. १, २, १, १२; २,
 ६, १७, १; -ने शा. ६, ६, ३, ९.
 समिध्यमान- -न: शा. १, ४, १, ३८^३;
 तै. १, २, १, १०; ३, ५, २, ३; -नाय
 शां. ८, १; शा. १, ३, ५, २^३; ३^३; ८, २,
 ४; २, ५, २, १९; ६, १, २, १; ३, ७,
 ४, ७; तै. १, ६, ९, १: ३, ३, ७, १.
 समेदृष्ट- अद्र.
 सम्/इन्व्.समिन्वत्तु ऐ. १, १३; शां.
 १०, ९; समिन्वत्तम् शां. १०, ९.
 सम्/इष्ट्.समैपत् जै. २१२.
 समिष्ट, ष(म्/यत्)- -ष्टम् शां. ३,

४; -ष्टा: शा. १, ९, २, २६; ४, ४, ४,
 ३; -ष्टासु शा. १, ९, २, २६; ४, ४,
 ४, ३.
 समिष्ट-यजुस्- -जु: शा. १, ९, २, १२;
 २५^३; २६^३: २७^३; ३०^३; २, ६, ३, ३;
 ३, १, ३, ६^३: ९, ५, १, १९^३; ११,
 २, १, ५; ६, ९; १०; ७, ३, १^३; ४, १,
 ११; १२; ३, १९; का. १, ६, ३, ३;
 गो. १, ३, ९; १०; -जुष: शा. १,
 ९, २, ३०; -जुषाम् ऐ. ७, २१;
 २२; २४: शा. ९, ५, १, १२; -जूषि
 शा. २, ५, १, २१: २, ४, ६; ४, २; ४,
 ४, ४, १^३; ३^३; ४-६; ५, २^३; ५, १, ५;
 २, १७; ६, २, २, ३८^३; ९, ५, १,
 २३^३; २९^३: ३०^३; ३४; ४१; का. १,
 ४, ३, १७, ५, १, ३८; ३, २.
 समिष्टि- -ष्ट्यै तै. ३, ३, ९, ६.
 समी/कृ ३सम- द्व:
 समीक्षमाण(म्/ईक्ष)- -णा: जै.
 ७४; -णाय शा. ११, ५, ४,
 १४.
 सम्/ईर्.समैरव तै. २, ७, १३, ३;
 ८, ४, ७.
 समीरयति शा. ३, ५, १, ३२; ८,
 २, ६; १४. १, ३, ३१; समीरयत:
 शा. ३, ८, २, ७; ९; समीरयिष्यति,
 समीरय जै. १९८; समैरयत् तां.
 १३, ३, १२; १४, ४, ७; ६, ८; जै.
 ४४; १८०^३: १९३; १९७;
 १९८; समैरयन्त शा. २, ६, १, १;
 समैरयन्त शा. २, ६, १, २; ३;
 सम्...ईरयेयम् जै. १९३; १९७.
 समीरयत्- -यन् तै. ३, १, १, १०.
 समीर्यी गो. २, ८, ११; १२^३.
 समीप(त्→)न्ती(म्/ईप्)- -न्ती
 तां. ३, ११, ४.
 सम्/उक्ष,समुक्षति शा. ९, २, १, १२;
 १३^३; समुक्षति शा. ९, २, १, ११;
 १२; १६^३; समुक्षन्ति तै. ३, ८, ५,
 १०; समुक्षवम् शां. २८, ५.

† 'गमीयुदस्थापयन्' इति संशोधनविकल्पनः G. दगनीयः ।

समुक्षित-म् ऐ. ६, १२; गो. २, २, २२.
 सम्/उच्च समुच्चयसि शां. २५, ९.
 समुज्ज्वल(-म् उच्च/ज्वल), समु-
 ज्ज्वलयते शां. १७, ९; समुज्ज्वल
 यत गो. २, ५, ५.
 समुत(-म्/वे)-न्तः ऐआ. ५, १, ३.
 समुक्कम्ब(-म् उच्च/कम्) ऐ. ३, ३९.
 समुत्तस्त(-म् उच्च/त्रस्त)-स्ताः ऽइव
 शा. २, ४, १, १४.
 समुत्तस्य का. १, ४, २, ९.
 समुत्था(-म् उच्च/त्था). समुत्तस्यौ
 शांआ. ४, १४; ६, १९; ११, १; २.
 समुत्थाय च. १४, ५, ४, १२; ७, ३,
 १३; ९, १, ३.
 सम्-उत्(←द्)/पृ, समुदपारयत् शा.
 १४, ९, ४, २.
 समुत्पायं शा. ३, ३, २, १८.
 समुत्क्षप्य(-म् उच्च/क्षप्य) ऐआ. १,
 २, ४.
 सम्-उच्च/इ, समुद्रियुः जैठ. १, ९,
 ३, १.
 समुद्रयत्-यन्तम् ऐ. ५, २६.
 समुद्रित-म् जै. ९५.
 सम्-उच्च/ईर्, समुदीर्ययति शा.
 २, २, ३, २१.
 समुदीरित-न्ताः तैआ. १, २७, ५.
 सम्-उच्च/जह्, समुद्रहन्ति शा. ६, १,
 १, ७; जैठ. ३, ४, ५, ७; समुद्रौहन्
 शा. ६, १, १, ४; ७, ४, १, १३; समु-
 द्रौहन् शा. ६, १, १, ४; ७, ४, १,
 १३.
 सम्-उच्च/इ, समुद्रायन्ति
 जैठ. १, १२, १, २.
 सम्-उच्च/प्रह्, समुद्रगृह्णाति शा. ६,
 ४, ३, ६.
 समुद्रगृह्णते शा. ६, ४, ३, ६.
 समुद्रगृह्णऽइव शा. ३, ५, ३, १७.
 सम्-उच्च/दिश, समुद्रिशोत् ऐआ. ५,

३, ३.
 सम्-उच्च/दीप, समुद्रदीपयति का.
 १, २, ३, १७.
 समुद्रष्ट्य(-म् उच्च/ष्ट्य) ऐआ. २, ४,
 १; तां. ५, ५, ६.
 समुद्य(-म्/वद्) शा. ३, ९, ३, ३३,
 ४, ५, २, ७.
 सम्-उच्च/यन्, समुद्यच्छन्ति तां. १९,
 १, ४.
 समुद्य(त→ता)-न्त्या तां. २०,
 २, ५.
 समुद्र(-म्/उन्द)-द्ः ऐ. ५, १६;
 ऐआ. २, ३, ३; शां. २, ९; ३, १;
 शांआ. १०, ७; शा. १, १, ३, ५; २,
 २, ४, ११; ३, ८, ४, ११; ९, ३, २७;
 ४, ४, ५, २०; ५, २, ५; ६, ३, ३,
 १२; ४, १, ८; ७, १, १, १३; १४;
 ३, १, ३, ९; ४, १, ९; २, ५; ५, २,
 ५, २; ५, ८; ८, ५, २, ४; ९, १, २,
 ३; २, ३, १८; ४, २, ५; १०, ६,
 ४, १; १२, ६, १, ३; १९, २, ५;
 १४, २, २, २; ५, ४, ११; ६, ३, २;
 ७, ३, १२; का. १, २, ४, ९; २, १,
 ३, २, ५; तै. १, ५, १, १०, १;
 २, १, ५, २; २, ९, ३; ३, ७, ११, २;
 ११, १, ४; तैआ. १०, १, १३; १५;
 तां. १, ४, १०; ५, ३, ३; ६, ४, ७;
 ७, ७, ९; १४, ११, ५; १५, १, १;
 २१, ३, ७; जै. ५, ५; १९, ४; २१०;
 जैठ. १, २, १, ७; ८, १, ३; ४; ५;
 १५, २, ६; ३, ६, ७, ५; मं. २, ४,
 ६; सा. १, १, ५, ४, २०; गो. १,
 १, ७; २, १०; २१; -द्ः ऽइव ऐ. ८,
 २५; तै. २, २, ५, ६; ७, ७, ६; तां.
 ५, ३, ३; -द्ः ऽइव ऐ. १, २, २; ३, ३, ९;
 ५, ११; ६, २१; ऐआ. ३, १, ६;
 शां. २, ९; शांआ. ७, १९; १०, ७;
 शा. १, १, ३, ७; ६, ३, ११; ८, १, ३;
 ५; ३, ८, ४, ११; ६, ४, १, ८; ७, ४,
 १, ९; १२, २, १, १; ५; का. २, १,

३, ५; तै. २, २, ५, ६; ४, ३, ११;
 ५, २; ५, ४, २; ६, ९, १; ७, १६, ४;
 ३, १, ५, ४; ८, १६, ४; तैआ. १,
 ११, १; ३, १०, २; ४; ६, ६, १; तां.
 १, ८, १७; ५, ८, ५; ७, ७, ९;
 १४, ५, १७; जै. १; ५, ५; ११, २;
 १९, ४; २१०; जैठ. १, १५, २,
 ६; मं. २, ६, ५; गो. १, १, ३; ७;
 २, १; १०; २१; ५, २; २, ६, ३;
 ११; -द्ः ऽइव शा. ३, ९, ३, २७; ७,
 ४, २, ६; ८, ७, ३, १३; ९, १, २,
 २५; २८; तै. २, २, ५, ६; ९, ३;
 ३, ११, १, ३; तैआ. १, १०, ३; तां.
 ६, ४, ३; ७; जै. १९, ४; २१०;
 जैठ. १, ८, १, ६; आ. १, १८;
 ३०, ९; २, ५, १; जैआ. १, ३०, ९;
 -द्ः ऽइव शा. ७, ५, १, ९; ९, ५, २,
 १२; तै. २, ४, ६, ११; तैआ. १०,
 १०, १; -द्ः ऽइव ऐ. १, २, २; ५, १६;
 शां. २, ५, १; शा. ७, ५, २, ५, २;
 १४, २, २, २; तै. २, ५, ८, ११;
 तैआ. १०, १, १४; १०, २; सा. ३,
 ५, १; गो. १, १, ७; -द्ः ऽइव शा. ७,
 ५, १, ९; ९, ५, २, १२; -द्ः ऽइव शा.
 १२, ६, १, ३, ५; १४, २, २, २; तै.
 ३, १, ५, ४; ८, १६, ३; तैआ. ३,
 १०, ३; ४, ९, १; तां. ६, ४, ७; मं.
 २, ४, ६; -द्ः ऽइव शा. ४, ४, ५, २०; ६,
 ७, ४, ५; ७, ५, २, ५, २; ५, ८; १०, ६,
 ४, १; १२, ९, २, ५; तै. २, ५, ५,
 ५; ८, ७, ८; ३, ११, १, ५; तैआ. ३,
 ११, १; ११; १०, १, १, १, २; जै.
 ५, ३; १९, ४; १९, ९; २१०; जैठ. ३,
 ६, ७, १; ५; सा. ३, ४, ३; -द्ः ऽइव
 शांआ. १०, ७; शा. ७, १, १, १३;
 जैठ. १, ८, १, ३; -द्ः ऽइव शा. ९,
 ५, २, १३; -द्ः ऽइव जै. १.
 समुद्र-पर्यन्त(न्त→न्ता)-न्ताय ऐ.
 ८, १५.
 समुद्र-योनि-निः तै. ३, १०, ४, २;

तैआ. ४, ११, ६; ५, ९, ९.
 समुद्-व्यचस- -सम् श. ८, ७, ३,
 ७; तै. २, ७, १५, ५; १६, ३:
 समुद्रिय, या- -यः श. ६, ४, ४, ८:
 -यम् श. ६, ४, ४, ८; ७, ३, १,
 ३१^१; -याः तै. ३, १, २, ३; १२,
 ७, ४; तैआ. ६, ४, १; -याभिः
 श. ९, १, २, २५.
 सम्-उद्/द्, समुद्द्रवन्ति श. १४,
 २, २, २.
 समुद्ब(-मूउद्/रुह्)- -ढः जैउ. ३,
 १, ३, १.
 समुद्दान्त(-मूउद्/वम्)- -म् गो. १,
 ३, ११; १२.
 समुद्दास्य(-मूउद्/वस्) श. २, ६, २.
 ७; का. १, ६, २, ४.
 समुन्नीत(-मूउद्/नी)- -म् शां.
 ८, ६.
 समुपविश्य(-मूउप/विश) शां.
 २७, ६.
 समुप-विष्ट- -ष्टेयु श. १३, ४, ३, २.
 समुपहव(-मूउप/ह्)- -वं शां. १२,
 ५; -वम् श. ४, ६, ९, २५.
 समुप-हृत- -ताः श. ४, ३, १, १
 समुप-ह्युय शां. १३, ७; तै. १, ६, ३,
 १०; जै. १२.
 सम्-उप/अर्ज, समुपार्जति श. १४,
 २, १, ९.
 सम्-उप/उप्, समुपोपन्ति श. १२,
 ५, १, १७; समुपोपेत् श. १२, ५,
 १, १३; २, २.
 समुप्य(-म्/वप्) श. ३, ३, २, १;
 ६, ८, १, ७; गो. १, ५, २२.
 सम्/उब्ज्, समौब्जन् श. ६, १, १, ३.
 समु-ञ्जित- -तः श. १०, ५, ४, ३.
 समुन्ध(-म्/उम्)- -म् जै. १८०.
 समुन्धिल्य(-मूउद्/ल्लिह्) श. ३, ३,
 १, ६.
 सम्-वृत्(-द्)/ल्लप्(-म्प) , समु-
 वृत्त्यते श. २, ५, २, ४२; समुवृत्-

म्पति श. २, ६, १, ४५.
 समुल्लुप्य श. ३, ४, ३, २२: ९, ५.
 १, १९-२१; २३-२६.
 समुह्य(-म्/उ, ऊ ← वह) श. २, ४, ६
 समुह्य-पुरीप- -म् श. ६, ७, २, ८.
 सम्/ऊह् समूहते तां. २, ५, ४; ११,
 २; समूहताम् तै. ३, ७, ६, २३;
 तैआ. २, ५, २.
 समूळ, ढ(← ढ)- -ळइः.
 -ळइम् शां. २७, ७; -ढम् श. ३,
 ५, ३, १३; तै. १, ७, १, ५; -ळहस्य
 शां. २४, ९; २७, ३; -ळहे शां. २२,
 १-३: ७: ९; २३, १: ३.
 समूढ-छन्दस्- -न्दाः श. ४, ५, ९, १
 समूल, ला- -लम् श. १३, ८, १, १५;
 १४, ६, ९, ३४; तै. १, ६, ८, ७^१;
 गो. १, २, ११; १४; -ला श. ७,
 ४, २, १३; -ले श. १३, ८, १,
 १५.
 सम्/ऋ(→ ऋच्छ) , समृच्छति ऐ. २,
 ४१; समृच्छते श. १, २, ५, २०: तां.
 ७, ६, १६; समृच्छन्ते शां. ११. ८;
 श. १३, ३, ३, ७; समृच्छतै तैआ.
 २, ४, १^१; समृच्छेयाताम् श. १,
 २, ५, २०; समृच्छेरन् शां. ११,
 ८; तै. ३, ८, २१, १.
 समर्पय शांआ. १२, ३; समर्पयेत्
 श. १३, ३, ३, ७.
 समर- , समरण, समर्पण- , समर्पित- ,
 समर्प्य- गद्ग.
 समृत- -तः गो. २, २, २४^१.
 समृत-यश्- -ञः गो. २, २, २४;
 -श् गो. २, २, ११^१.
 समृत-सोम- -मयोः, -मौ गो.
 २, २, १५.
 समृति- -म् तै. २, ५, ४, ४.
 सम्/ऋण्व्, समृण्वति शां. १९, ९;
 समृण्वतु तै. २, ६, १६, २.
 सम्/ऋध्, समर्धयति ऐ. १, १३^१;
 १५; १६: २१^१; २८^१; २९; ३०^१; २,

३-६; ३, ३; ८; ३७; ६, ७; ७, १८:
 ८. २^१; ३; ४^१; ६; ८; ९; शां ४.
 ११: ६, १२; ८, ३; ५; ९, ५; ६. ११,
 १: १२, ३; १^५, ४: १६, ७; १७, ३;
 २०, २-४: २१, २-४: २२, ७; ८:
 २३, ६; २^५, १^३; ३; ४; १३; शांआ.
 १, १: २^१: २, १^१; १६; १७^१; श.
 १२, ८, १, २; ४; समर्धयति श.
 १, ३, १, २७; २८; २, १, १, १३-
 ५; ६^१; ७: ४, १, १; ३, १, ३, ७; ४,
 १, १९; ५, २. १५-१७; ७, ४, ११;
 ८, २, १७: ३, १: ०; १२; ९, ४, ०;
 ४, १, ४, ८; २, १, ११; ३, २, १०;
 ११; ४, २, १३; ६, ५, ५; ५, १, ४,
 ५; ३, ५, २५: ५, ४, १३; १८; १९:
 २२; २८; ६, ३, ३, १२: ५, १, १०:
 ७, २, २, २; ३; ९; ५, १, ३^१; १०.
 ५, २, १२; १२, ४, ४, ६; ७; ७, ३.
 ६; २२; ८, १, १; २^१; ४^१; २, ८-११;
 १७; ३, ३०; १३, १, १, १; २: २, ४;
 ५, ६^१; २, १, २; २, १४; १५; १७;
 १८; १९^१; ५, ४; ६, ८; ७. १०: ११
 ३, १, ३; ३, ४; ४, १; ४, २. ३; ४,
 १०; १४, १, २, ३-६; ९; १०^१; ११;
 १३; १९-२१; ३, १; ९; ११; १५;
 १८; २४; २५; २, २, ५; ३, १, ०;
 ३; ५; ७; तै. १, १, ८, ६; ९, ६; ३, ७,
 १; ३; ४, ४, ४; ७, ३; ६, ३, ४-६;
 ६, ६; ७, ४; ७, ६, ७; ८, ३, १; २,
 १, ६, ३; ७, १, ४; २, २; ३, १, ४,
 १५; ५, १५; २, ३, ५; ५, ८; ८, ९;
 ३, २, २; ३, २; ४, ३; ६, १०; ८, ११;
 ८, २, ३; ३, ६; ८, १; १७, ४; ९, ९,
 २; ३^१; ११, १; १२, २^१; ३; १४, ४^१;
 १६, १^१; १७, ५^१; ११, ९, १; २;
 तैआ. ५, ३, ३; ४, १; ४; ७, ४-६;
 ८, १^१; २; ९; १३; ९, ७; १०, ३;
 ११, ३; तां. ३, ११, ४; ६, ९, २५;
 २६; ७, ३, १३; ८, ८, ११; ९, ५,
 ९; ९, १४; १०, ३; १३, ३, ३; ४,

१८:५,३;६;६,५; १६,२,७;१३,
२;६;१७,१,४; १८,१,२३;४,४:
६;९,७; १९,४, ११; १६,४:५:
२१,५,६; जै. ११६; जैड. ३,३,
१,५-७; २,१;४,१०; घ. १, २;
५;६; गो. १,२,१५;२,१,१६;
३,५:१८;२०;४,२:५,१३;सुमर्ध-
यतः तै. ३, ९, ५,१; २; सुमर्ध-
यन्ति ऐ. १,३; शां. २५, ४;९;
शा. ४,१,१,२१; ६,९,२४; १३.
२,६,८; तै. १,२, ३,२; ५,३;३.
७,६;४,५,३: ४;७,५: ३,९,४.
५; २०,१; तैआ. ५, १०,२; तां.
६,८,३; १६,१३,१२: २१,५,५;
जै. ८६; १३२; १३४; समर्धयि-
ष्यति शां.२७,१; समर्धयिष्यामः
जै. १९७; सुमर्धयन्तु तै ३, ११.
५,३; सुमर्धयन्तु शा १२, ८,३,
३०; तै. १,४, ८,५: २,६,५ ८:
समर्धय शा. ६,३,१ २०; समर्ध-
यानि ऐ ३,३: सुमार्धयताम् शा.
५,५,४, ११; सुमार्धयन् शा. ४,
१,४,८; ६,३,३,१२; ७,२,२,२;
समर्धययुः शा. १,१,२,१९.
समृध्यते ऐ. ३,८; ३७;६,७; ७.
२८; शां. २७, ६; शा. ४, १,४,
१; समृध्यते शा. १,६,२,७;८,१.
११; ९,३,१६: ३,५,२,९; ६,१,
२०;४,१,४,६; ६,५,५; ५,४,४:
८; १४,८, १५, १०; तां. ९,२,
१४; १०, ५,१४; १६,६,१; जै-
१४४; गो. २,३,५; ४,१६; ५.
१३ समृ...कष्यते शा ४,१,४,
६; १०,३,५,१४; जै. ७०; ७८:
१८०;१८६; १९२; १९९; समृ-
ष्यन्ते शा. २,३,४,३९; ३,९,१,
२०; तां. ९, ८,१६; जै. १४६;
सुमानुषे शा. ४,१,४,३; समृ...
भानुषे शा. ४, १,४, ५; सुमर्धि-
ष्यते शा. १,८,१,९;३,५,१,२२;

२,९; समृध्यताम् शां. २,२;११.
८;२७,६: शा. १,९,१, १६; ४,
६,९,२,३; तै २,४,६,७: ३,११,
२,४; मं. २,३,१९; ४,६; सुमा-
र्धयत शा. १,६,२,७; ८,१,१०;
जै. ७८;१७७;१८०:१९२:१९९:
सुमार्धि शा. ३, ९,१, २; सुमार्धि
शा. ४,६,५,५: १४,८, १५,१०;
गो २,१,२.

समर्धित- समर्धय गट.

समृद्ध-द्धा- -द्धः ऐ ८,३: शां.
१९,८;२४,९; शा. २,२,२,२;३,
१,२,१६; ६,१,२९; ४,३,४,२;
५,२, ३:४; ६,८,२०; १३,४,२,
४; ५,१,१६; १४,७,१, ३२; तै.
३,११,९,१: तां. ६,३,३:४;१५,
१२,६; गो. २, १, १६; -द्धम्
ऐ. १,४; १३;१६; १७; १९;
२१; २२; २५; २८-३०; २,२:
१०:२२; २६:४,६; ६,३;२०:७.
३३;८,२-४;९: शां. १,१;३,२;
९;७,१०; ८,४:६;७;८: ९,२;
४;६:१०,२;१२,२; १९,८;२०.
४; २१, ४: २५, १०; २७,१;
शांआ. १,२;२,१५; ९,८; शा.
१,३,२,१२; ५,१, १८-२०; ६,
४,१४; २,३,२,१८; ३,१,१,३;
६,४,८; ४,१, ४,६; ६,८, २०;
६,१,२,२५; ३,३,२६;४,४,१७;
५,१,१०;७,२,२,९; ११, ५,३,
११;१२;१२,८,१,२; तै. १, ३,
१,७; ८,६,२; तां. ५,६,६; १८.
४,६; १९,७, ५; गो. २, २, ६;
३,६; १६;४,२; ४;५; १५; १८;
६,२;७; -द्धया शा. २, ४, १.
१; ४, ६, ९, २४; -द्धस्य शां.
२, २; ११, ८; -द्धा ऐ. ६,
१०; शा. १,७, २, २०; तां. ४,
८,६; २१, ३,५; -द्धा: ऐ. ६,
१३; शां. १७,९; शा. १, ५, ३,

७; ६,३,३९; २,१, २,५; ६,४,
४,१७;१३,६,२,१०;११;तां.११,
८,५;जै.८६;गो२,५,५;-द्धा:डड्व
ऐ.३,४६;-द्धायाम् तां.४,८,६;
-द्धेन तै.३,३,७,८; घ. १,६.
समृद्ध-तम- -म् ऐ. ३,२७.
समृद्ध-तर- -र: तैआ.२,१७,१.
समृद्धि- द्धये गो. १, २, २४;
-द्धि: शा. ५,१,१,१०;९,५,२,
२;११, ४,४,१; ७:८; १२; तै.
२, ४,२, २; तैआ. २, १५, १;
-द्धिभि: ऐ. २,१०; -द्धिम् शा.
१,७,३,१५:८,१, ३७:९,१,१०;
११,४, ४,७; १२; १४, ३,२,१;
गो. २,४,७; -द्धौ तां. ५,६,६;
१५, १२,६; -द्ध्यै ऐ. ६, १२;
शां १,१; ३,२:९; ७,१०;८,४;
६:७;९,२:४; ६:१०,२; १२,२;
शा. ३,१,२,१६; ०,५,२,१;१२,
७,२,१२; ३,११;१५; १३,१,२,
१; तै. १,३,१,५;४,४: ७,३;४,
४,११;६,१,५-९; ११;३,२;३:
७,५; ७,१,२; ४;५; २,१;३-६:
३,२;३-६;८;८,३,४: ५,४;६,
२;४: २,५,३,२; ३,२,२, ३;५,
१०; ३,३,४:६,४; ७,११,४; ८,
१,२; २,१; ३,२; ८,४; ९,२,४;
१२,२,९; ४,७: तां. ४, २,१३;
७,८; ५,१,१९; ३,४; ९,२,२०;
११,११,१०; १२,३,२१;१६,४,
१०; ५,२; १८,११,८; २४,१४,
३; गो. २,२,१;६ ८.

समृद्धि-काम- -मस्य शा.१२,७,
३,११.

समृद्ध- -धे तै. २,५,३,२.
समे(-मडआ/इ), समैति शा. ४, २,
३,४;५; ६,८,४; ५;९; १०;१४;
१५; समायन्ति शा. ६,५,२,१२;
७,४,२, २३; तै. १, ५, ३, १;
समेतम् जैड. १,१६,१,२; समेत

मं. १, २, १४.
 समेत-तः जैड. १, १२, १, ७;
 -नौ शां. ५, १; गो. २, १, १९.
 समेत्य शांआ. ९, ७; श २, १, २,
 १७; तै. ३, ७, १३, २; जैड. १,
 १६, २, २; ४, ८, ३, १.
 समेद्वृत् (मूडा/इद्वृत्), सम्...
 पद्वृत् ए. ८, ९.
 सम्/एध्. सुमेधन्ते तै. १, २, ६, २;
 ३, ३, १, २; तैआ. ५, ८, ५; तां.
 ७, १०, १५; ८, ८, १५; सुम्...
 एधन्ते तैआ ५, ६, ११; समेधन्त
 तै. १, ४, १०, ७; तां. ७, १०, १५; ८,
 ८, १४; समेधिवीय मं १, ६, ३, २.
 समेद्वृत् (मू/इन्ध्)-द्वभारन् तैआ
 ४, ७, ५.
 समेध-धन् शां. १०, ५; -धेन ए
 २, ८; ११.
 समैरय-याः आ. २, २३, १९.
 सुनो (मूडाओ/कस्-कसौ तै. २, ८,
 २, ५; -काः ऐ. ५, १, २; शां. २, ३,
 ६; तै. २, ८, ३, ६.
 समोद्वृत् (मूडा/वह्)-कहानाम्
 ऐ. ८, २, २.
 सं-सम्
 मं/रपत्. संपतन्ति ऐआ. ३, २, ४;
 नमपतत् ए. ४, ३०; ६, १८; शां.
 ६, १; जै. ३, ८. लमपतन् शां २, २,
 १; गो. २, ६, १.
 संपतन्ती-न्त्यः शांआ. १, २, ५.
 संपात-तः ऐआ. १, ४, २; ५, २.
 २; -तम् शांआ. ७, ८; १, २, ८;
 -ताः गो. २, ६, १; -तान् ए. ६,
 १८; १९; सा. २, ६, १०; गो
 २, ६, १; -तानाम् ऐ. ४, ३०; ६,
 १८; २०; गो. २, ६, १; २; ४; -तै
 ऐ. ४, ३०; शां. २, २, १; गो. २, ६,
 १; -तौ ऐ. ४, ३०; सा. २, २, १.
 संपातश्च-न् ऐ. ४, ३०; ६, १८;
 गो. २, ६, १.
 संपात-वत्-वन्तम् गो. १, ३, २, ३.

संपुत्ती-त्तीः तै. १, १, १०, ५.
 सं/पद्. संपद्यते ऐ. ३, १, २; ७,
 १५; शां. १, ३; १९, ८;
 २०, ४; २३, २; शांआ. १, २; २,
 १७; श. १, ३, २, १८; ४, १, २७;
 ३, ४, ४, २१; १, १, २, १३; संप-
 द्यते श. १, ४, १, ८; २, ३, ३, २०;
 ३, ९, २, १५; ६, २, २, ३१; ३७;
 ९, १, १, ४३; ४४; ३, ३, १८;
 १९; १०, २, ३, १; १४; १, १,
 १, ७; १, ३, ५, १, ९; तै. १, ३, १०,
 ३; ३, ३, ८, ३; तां. ५, ९, ९; १३;
 १४; ६, ३, ६; ८, १०, १; ३; ७;
 ९; १०, २, २; १, ९, १५; १६, ३,
 ६; ८, ८; ९, ५; ११, १७; १२, ७;
 १३, ३; १४, ७; १६, ६; १९, ७, ७;
 ९, २; १७, ५; १८, ४; २१, १०, ८;
 २२, ११, ४; जै. ५, ३; ८, ९; ११, ४;
 १३, ३; १४, ५; ५, ३, १०; गो. १,
 १, २, ५; २, ६; ५, १, २-१४; २०; २,
 १, ४; ३, १०; सुम्...पद्यते श
 श. १, ४, ९, २, ४; तै. ३, ११, ७,
 २; संपद्यते शां. २, ७, २; तै. २,
 १, २, ९; संपद्यन्ते ए. १, १३; १६;
 २८-३०; २, १, ४; ५, १, ९; २, १;
 ६, १९; शां २, ३; ३, २; ७, १०;
 ८, १; २; ८; ९, २; ४; ६; १०, २;
 ६; १, २, ३; १, ४, २; १, ५, ५; १, ६,
 ९; १, १; १, ७, १; २; ३; १, ८, २;
 ३; १, ९, ४; ८; २, २, ७; २, ५, १; ७;
 २, ६, ९; ३, ०, ७; शांआ. १, २; २,
 १०; श. ६, २, २, २, ९; संपद्यन्ते
 श. १, ३, ५, ७; २, १, ४,
 १, ४; २, १, १, ५; ३, ३, १, ९; ३, ८,
 ४, १, ८; २, ०; ५, १, २, १, ३; ६,
 ४, २, १, ०; ५, ४, १; ६, १, १, ४;
 ३, १, ६; ७, १, १, ३, ३; ३, ४, २, २,
 १, ७; ३, २, ९; ८, ६, २, ३; ९, १, १,
 २, ६; २, २, ३; ३, ६; ५, १, ३, २; १०,
 ४, २, २, ०; १, १, ५, २, १, ०; १, २, २,
 २, ५; ७; १, २; १, ३, १, ५, ६; ७, ३;

४, २, ८, ४; ५, १, १, ७; १, ३, ३,
 ३, २; का. १, २, १, १, १, ४, १, ४; तै.
 १, १, ५, ३; ३, १, ०, ४; ४, ६, ७; ६,
 ३, ४; ८, ७; ९, १, ०; ७, ५, ५; ७, ५;
 ९, १; २, १, ४, ६; ७, १, ३; ३, ३,
 ७, २; ८, ९; ८, १०, २; २०, २; ९,
 ६, २; १, ४, ८; तैआ. ५, ४, १, २; ६,
 १; २; ७, २; १, २; ९, ६; तां. २, ९,
 ३; १, ६, ४, १, २; १, ३; १, ६, ५; १, ९,
 १, ३; २, २; २, ३, २, ६, २; २, ५, १०,
 १, ९; जै. ३, १; १, ३, ७; १, ४, ४; १, ७, ९;
 जैड. १, ४, ३, २; ३, १, ४, १, ०; ७,
 १, ९; ४, ६, १, ७; गो. १, ३, १, ८;
 ४, १, २; २, ०, ५, १, २, १, २, ४; सुम्...
 पद्यन्ते शांआ. ९, २; संपद्युः तां.
 २, ५, १०, १, ८; सुनपद्यत श. १०,
 ४, २, २, ५; सुनपद्यन्त ऐ. १, २, ३;
 श. १०, ४, २, २, ०; संपद्येत ऐ. ६,
 २, ४; श. ३, १, २, १; १, १, १, ५,
 १, ३; सं...पद्येत त. २, ३, १, १, १.
 संपाद्यति ऐ. २, ५; श. १, ९, १,
 १, २; ३, ९, ४, १, ९; ५, ३, १, १, २;
 ७, १, १, ३, ५; १, ३, २, ७, ५; ८; ९;
 १, ४, १, ३, २, ८; तां. ८, ७, २;
 संपाद्यन्ति शांआ. २, १, ०; ८, २;
 श. ३, ३, ३, ४; संपाद्यन्ति श. ३,
 ३, ३, ४; ७, १, २, १, ९; ९, २, ३,
 ४, ८; जै. १, २, ५; संपाद्यय जै. ६;
 संपाद्ययाञ्चकतुः ऐ. ७, १, ५;
 संपाद्ययान्चकुः श. २, २, ४, १, ६;
 ४, ३, ४; ५, १, १, ३; का. १, ३,
 २, ४; समपाद्यय जैड १, १, ८, १,
 १, ०; समपाद्ययताम् जै. १, ०, ४;
 समपाद्ययन् ऐ. २, २, ५; जै. १, ५;
 ३, ४, ३; १, ३, ९; जैड. १, १, ६, २,
 ८; संपाद्ययन् शां. २, ७, १; २, ३;
 श. १, १, २, २.
 संपुद्-पव ऐआ. १, १, २; शां.
 १, ८, २; २, ५, ७; शांआ. ९, २; श.
 १, २, ३, ७; ८; ५, २, १, ६; १, ७, ७,
 २, ८; ३, १, ३, २, १; ४, ४, २, १, ९,

२, १५; ४, ३, १, ५; ५, २, १, २;
 ४; दि. २, २, ३०; ७, १, २७; ८, १,
 १५; ७, १, २, १६; ३, १, ४७; ९,
 १, १, ४२; २, ३, ४७; १०, २, ३,
 १५; ११, १, २, ३-९; १३; ६, २८;
 १४, ७, १, ३१; ९, २, ४; १४; का.
 १, ४, ३, १६; २, २, १, २१; २२;
 तै. ३, ११, ७, २; जै. ३, ५, ८,
 २; ४, ६, ३, ९; जै. १, ५२८;
 -पद्मः शां. १०, १; श. ३, ६, १,
 ३; ४, २, ५, २२; ५, ३, १, १०;
 १०, २, ३, ७; १५; १४, ६, १, ८;
 -पद्म शां. १०, १; २३, ४; शां. आ.
 ९, २; श. १०, ४, ३, २१; ११,
 २, ६, १२; १४, ९, २, ४; तै. आ. ३,
 ११, २; जै. १२८; गो १, १, ३८;
 -पद्म ऐ. २, ३७; ऐ. आ. १, ३, ८;
 ५, २, ५; श. ६, ३, १, २५; १२,
 २, २, ६; जै. आ. १, ५५; -पद्मि
 शां. ११, ५; १४, ३; -पद्म शां.
 १७, १; २; शां. आ. ९, ८; श. ३,
 १, ४, २; १४, ९, ३, ४; -पद्मिः श.
 ११, ५, ६, ४-८.
 संपत्-काम- -मः सं. २, ६, १५.
 संपद्-व(त्→)ती- -स्यः शां. आ.
 १, ४.
 संपद्-आपद्-गृहीत- -म् जै. ३,
 ३, ४, २१.
 संपत्ति- -स्यै ऐ. २, १७; ४, २०;
 ३०.
 संपुष्य ऐ. ३, ४१; ४, १८; श.
 १२, ४, ३, ४; जै. ११४.
 संपद्यमा(न→)ना- -ना ऐ. आ.
 २, ३, ६.
 संपन्न, ज्ञा- -ज्ञः ऐ. आ. २, ३, २;
 श. १०, २, ३, १६; ५, ४, १५; तां.
 २, ११, २; १६, २; १९, २, ३; जै.
 १२९; -जम् ऐ. आ. २, २, ४; ३,
 ५-८; ५, ३, २; शां. ११, ६; २३,
 १; २७, १; ३; ३; शां. आ. २,

१०; श. १०, २, ६, १५; ४, ४, ४;
 ११, ४, ४, ८; १२; -जस्य ऐ. आ.
 २, २, ४; ३, ६; ८; -ज्ञा शां. २७,
 २; तै. ३, १०, ९, २; -न्नाः शां
 १८, ३; २२, ७, ८; श. ७, ३, १,
 ३९; तां. २३, २६, २; -न्नाम्
 श. १०, ४, ४, ४; -न्ने शां ११,
 ६.
 संपन्न-तम- -मः ऐ. आ. २, ३, २;
 ३; श. १४, ७, १, ३२.
 संपादम् (णमुल्) तै. ३, ८, ६, ५.
 संपादयत्- -यन्तः ऐ. २, २५.
 संपाद्य शां. ३, ३; १४, २; तां.
 १५, ७, ५.
 संपिपादयित्- -पन् जै. ८६.
 संपरायु(-रा/इ)- -थे तै. ३, १२,
 ९, ७.
 संपरेत- -तः ऐ. आ. ३, २, ४;
 शां. आ. ८, ७.
 संपरीच्य(त→)ता- -ताम् तै. आ. १,
 २७, ३.
 संपरि/श्रि, संपरिश्रियेते ऐ. १,
 २९.
 संपरि-श्रित- -तयोः, -ते ऐ. १,
 २९.
 संपरि-ष्वक्त(√स्वञ्)- -क्तः श.
 १४, ७, १, २१; -क्तौ श. १४, ४,
 २, ४.
 सं/१पा, संपिबते तै. आ. ६, ५,
 ३; संपिबन्ते श. ३, ६, २, २६;
 संपिबस्व ऐ. ३, ३०.
 संपा- -पा श. ३, ६, २, २६; तै.
 ३, १०, १, २; वा. १, ५२८.
 संपिबत्- -वन्तः तै. २, ८, ८, २.
 सं/पिप्, सम्पिपिपे तै. २, ५,
 ४, ४; संपिप्यात् श. १, ६, ३,
 ३३; ३४.
 संपेण्डम् श. २, ३, ३, १.
 सं/पीड्, समपी(ड)ळयत् जै.
 १६०.

संपुष्पित- -तस्य तै. आ. १०, ९, १.
 सं/पू संपावयति श. १, ७, १,
 १३; १६; संपावयन्ति श. १, ७,
 १, १३; १६.
 सं/पृच्, संपृङ्क्ते शां. ७, ४;
 संपृगाक्ते तै. ३, २, ५, ३; ८, ९;
 संपृञ्चाते श. ३, ७, ४, ११; संपि-
 पृग्धि तै. २, ७, ७, ३; ४; ५;
 संपृञ्चाथाम् श. ३, ७, ४, ११;
 सम्पृङ्क्त् श. ५, १, २, १८
 सम्पृङ्क्त् श. १२, ७, ३, २२;
 तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; संपृ-
 ञ्चीत शां. २३, ५; संपृञ्चीयाताम्
 श. ३, ७, ४, ११.
 संपृच्यन्ते श. १, २, २, २; सम्पृ-
 च्यन्ताम् श. १, २, २, २;
 का. २, २, १, २; संपृच्यस्व श.
 ३, २, ४, ९; सम्पृच्यस्व तै. ३,
 २, ८, ८; संपृच्यध्वम् तै. ३, २,
 ३, १०; सम्पृच्यध्वम् तै. ३,
 २, ८, २.
 संपृक्त- -क्तौ तै. ३, १, २, १०.
 संपृच्- -पृचः श. १२, ७, ३, २२;
 तै. १, ३, ३, ६; २, ६, १, ५; ३, २,
 २, ६; -पृचौ श. ५, १, २, १८.
 संपृचानु- -नौ श. ३, ७, ४; ११;
 संपृष्ट(√प्रच्छ)- -म् जै. ३०३.
 सं/पृ, संपारय श. १२, ३, ४, ३-५;
 तां. १, ३, ८; ५, १२; १५; गो. १, ५,
 १२; १३; १४.
 संपारण- -णः तै. आ. ६, १०, १;
 -णाः श. ४, २, ५, १०; -णाय
 तां. १३, १०, १४.
 संपारि(न्→)गी- -प्यः ऐ. ६,
 ६; -प्यौ ऐ. ४, १३.
 संपारयितुम् तां. १३, १०, १४.
 सं/पू, संपूरयति तै. ३, ११, १०,
 ३.
 संपूर्यते श. १४, ९, १, २.
 संपूर्ण, णां- -र्णः प. ४, ६; -र्णम्

† 'सम्पदायर्पद्गृहीतम्' इति मुपा. ? ।

सं. ३; -र्णा सं. १.
 सं-प्र/प्रह्, संप्रगृह्णाति श. १, ८, ३,
 २३; २४; २५; ९, २, १९; २०;
 ४, ३, ५, २१; २४; संप्रगृह्णाति
 श. १, ८, ३, २७; ४, ३, ५, २३; २४;
 ११, २, १, ५; ६, १०.
 संप्र-गृह्ण श. २, ५, २, ४४; का.
 १, ५, १, ३७; ६, १, ३०.
 सं-प्र-गीर्य(√१गृ) ऐ. ६, १३.
 सं-प्र/च्यु, संप्रच्यवध्वम्, सुम्...
 प्रच्यवध्वम् श. ८, ६, ३, २२.
 सं-प्र-च्छन्न(√छद्)- च्छः शांआ.
 ४, १५.
 सं-प्र/जन्, संप्रजायते ऐआ. १,
 २, ४.
 सं-प्रति ऐ. ५, ३; ३१; ऐआ. ३, २, २;
 शां. ९, ५; ६; १२, १; २७, १; शांआ.
 ८, २; श. १, १, १, २१; ६, ३, ३, २;
 ३४; ३७; ३, ७, १, १६; ४, ४,
 २, १२; ६, ३, १, १४; ७, ४, ११;
 ७, ३, १, २२; ४, १, ४३; ८, १, ४,
 २; ६, ३, १, १; ९, ४, ४, ११; ५, १,
 ४९; १०, ६, १, २; ३; १२, २, ५,
 २; का. २, १, १, १४; तै. २, १, २,
 १२; ३, २, १०, ३; तैआ. १, ८, १;
 ४; ५; ११, ५; तां. ८, ७, ५; ९, ३,
 ७; जैउ. १, १, ५, ५; १४, ४, ३;
 ३, ६, ३, २; ७; गो. १, ५, २, ५; २,
 १, ११.
 संप्रति-विद्(√१विद्)- वित्त
 ऐआ. २, ३, १; ४; ६:-विद्: शांआ.
 ३, ४.
 सं-प्र/दा, संप्रददौ गो. १, २, ६.
 संप्र-त्त-म् का. १, ५, ३, ७.
 संप्र-त्ति- -त्ति: श. १, ४, ४, ३, २, ५.
 संप्र-दान- -म् शांआ. ४, १, ५.
 संप्र-दायम्(णमुल्) श. १, ५, २,
 ७; का. १, ६, ४, ९; तां १२, १३,
 २५; जै. ७७.
 सं-प्र/धा, संप्रदधात् शांआ. ४,

१५.
 सं-प्र/पद्, संप्रपद्यन्ते ऐ. ५, २, २;
 २३; श. ३, ६, ३, ४; ४, ३, ५, ९;
 ६, ९, ८; १०; १५; संप्रापद्यन्ते ऐ.
 २, ३६.
 सं-प्र/वुध्, संप्रबोधयति श. २, २,
 ३, २१; संप्रबोधयन्ति श. ३, ९,
 ३, १.
 सं-प्र/वृ, संप्रववावहै जै. ११५; संप्र-
 ववामहै जै. ९५; १२४; जैउ. ४,
 ८, १, ३.
 सं-प्र/मुच्(→ञ्च्), संप्रमुञ्चन्ति
 शां. १३, ६.
 संप्रमुच्यन्ते शां. ५, ३; १८, ७;
 २३, ४; गो. २, १, २१; ४, ६; संप्र-
 मुच्येमहि शां. ५, ३; संप्रामुच्यत
 शां. २३, ४.
 संप्र-मुच्य श. १४, ७, १, ४१.
 सं-प्र/यज्, संप्रयजन्ते शां. ४, ९.
 सं-प्र/यम्, संप्रयच्छति ऐ. २, ७;
 ४१; ६, २७; २८; २९; ऐआ. २,
 १; ७; ३, ७; शां. १०, ४; शांआ.
 ४, १५; श. १, ५, २, १०; १२;
 गो २, १, ४; ६, ८; संप्रयच्छामि
 गो. २, ६, ५; संप्रयच्छन्ते, संप्रय-
 च्छन्ते श. ५, ४, ४, १९; संप्रय-
 च्छन्ति श. १, ५, २, १३; संप्रा-
 यच्छत् ऐ. ५, ३२; संप्रायच्छताम्
 जै. १०१.
 संप्र-यच्छत्- -च्छत् गो. १, २, ६;
 -च्छन् सं. ३.
 सं-प्र/लिप्(→म्प्), संप्रलिम्पन्ति
 जै. २०५.
 सं-प्र/वच्, संप्रोचते शां ७, ४; जै.
 १२४.
 सं-प्र/वद्, संप्रवदन्ति सं. २, २, १२.
 संप्र-वदितोस(:) तां. २१, ३, ५.
 संप्र-वाद- -द्: ऐआ. ५, १, ५.
 सं-प्र/वे, संप्रवयेत् शां. २४, १.
 सं-प्रश्न- -श्न: सं. ३.

सं-प्रसाद- -दे श. १४, ७, १,
 ४०.
 सं-प्र/च, संप्रसारयन्ति सं. ३;
 संप्रसारयाव श. १३, २, ८, ५.
 सं-प्र/स्वप्, संप्रसर्पन्ति शां. २७, ४.
 संप्र-सृष्य शां. २७, ४; श. ४,
 २, ४, ९.
 सं-प्र/स्था, संप्रतिष्ठन्ते शां. ४, ९.
 सं-प्र/स्रु, संप्रस्त्रावयति? तै. ३, ३,
 ९, ७.
 सं-प्र/भाप्, संप्रामोति, संप्रान्नुवन्
 श. ९, २, ३, १३; २३; २९.
 संप्रापिपन् श. २, २, २, ७.
 सं-प्रिय- -य: तै. १, १, ७, १; ३;
 ८, ४; २, १, १७; -यम् तै. १, १,
 ८, ४; तैआ. ४, १७, १; -या: तै.
 १, २, १, १७; -यौ श. १२, ४,
 ३, ४.
 सं-प्रेष्(प्र/१इष्), संप्रेष्यति ऐ. ६,
 २; शां. १०, २; श. १, ४, १,
 ३९; ३, ३, २, ३; ९, २, १६; ४, २,
 १, २९; ४, २, १७; ९, २, ३, १;
 १३, ४, ३, २; ३; ६-१४; ४, २.
 संप्रेषित- -त: ऐआ. ५, ३, २;
 शां. ९, ४; श. १३, ४, ३, २;
 का. १, ५, १, १७; -तम् का. २, ५,
 २, १.
 संप्रेष्य श. १३, ४, ३, ४; ८, २, ५.
 संप्रेष्- -य: श. १, २, ५, २१;
 ३, ९, २, १६; ४, २, १, २९; का.
 २, २, ३, १९.
 सं-प्रोक्ष(प्र/उक्ष), संप्रोक्षति गो. १,
 १, १४.
 संप्रोक्ष्य गो. १, २, ७.
 सं-प्रोत्(प्र/वे)- -म् जैउ. ३, १, ४,
 १३; ५, १.
 सं-प्रोर्णु(प्र/ऊर्णु), संप्रोर्णुवन्ति श.
 १३, ५, २, २; संप्रोर्णुष्व तैआ. ६,
 १, ४; संप्रोर्णुष्वाम् तै. ३, ९,
 ६, ३.

सं/प्लु,संप्लवेत् गो. २,२,५.
 संप्लावयति जैड. १, १२, २, १;
 सुमप्लावयन् श. १, ५, २, १८.
 संप्लाव(√प्ला)श. १४, ८, १५, १२.
 सं-वद् तां. ४, १०, ४; ५, ९,
 १३.=सं-वद् गद्र.
 सं-वद्वा(-द्वाअ-न्त-न्ते,-न्तौऽइव
 श. ३, २, १, २.
 सं-वृन्धन-म् श. ३, ७, १, १२.
 सं-वाळहत(म→)मा(√वह्)-माः
 ऐआ. १, ४, १.
 सं/वाध्,संवाधेयाम्, संवाधिष्टाम्
 तैआ. ६, ७, २.
 सं-वाध-म् सा. २, १, ९
 सं/वृह्,संववर्ह श. १४, ९, २, १३;
 संवृहत् जै. १५१;सुमवृहत् श. १,
 ७, ३, ४;संवृहेत् श. १४, ९, २, १३.
 सं/वृ,संव्रवावर्ह ऐआ. ४, १, १.
 संभव-प्रभृ. सं/भू द्र.
 संभर-प्रभृ. सं/भृ द्र.
 सं/भाप्,संभापेत सा. १, २, ५.
 सं-भापमाण-गः शांआ. ४, ४.
 सं-भात्(√भा)-मान् तै. ३, १०,
 १, १.
 सं-भि(ञ→)च्चा(√भिद्)-न्नासु
 ऐआ. ५, ३, ३.
 सं-भेद्-दात् ऐ. ७, १२.
 सं/भुज्,संभुज्जाते, संभुज्जते श.
 १, ७, २, १६.
 सं-भोग्-म् श. १, ७, २, १६.
 सं-भोगिन्-गिनौ ऐ. ८, २.
 सं/भू,संभवति ऐ. १, २२; २, ३८;
 ३, २; ६, ३१; ८, १९; ऐआ. १,
 ३, ८; २, १, ३; ८; शां. १, १; २, ८;
 २७, ३; श. १, ३, १, २५; ६, ३,
 ४१; ४, २०; ७, १, १८; २, २, ४, ८;
 ३, १, १०; १६; ६, ३, ७; ३, ७, ४,
 ४; ४, २, ५, ६; ५, १, ९; ६, १, १;
 ७, ३, १, २८; ८, ७, ३, ३; १०, ५, २,
 १२; ११, १, ८, ६; ४, १, १५; १२.
 ५, २, ५; १३; ८, ३, ३१; १४, ४, २,

६; ८, १५, १२; ९, १, १२-१७; का.
 १, २, ४, ७; ३, १, ५, ९; ६, ३, ५;
 तै. १, ३, ३, ४; संभवति श. १,
 ६, ४, २०; ३, ७, ४, ४; ७, १, १,
 २१; ८, ७, २, १३; ३, ५; ९, १, २,
 २९; १०, १, २, ४; ११, २, १, १;
 ४, १, ७; तै. ३, २, ७, २; तां.
 २१, ४, ३; २२, ९, ४; जै. १०८;
 जैड. १, १५, १, ६; ३, १, ३, ३-५;
 २, ५, ५; ३, ४, ७; ६, ६, ५; ६; ७,
 २, १०; ४, ६, ३, ९; ५. २, ८; गो.
 १, १, २९; ३, ७; ९; २, २, १६;
 ६, ९; १५; सम्भवति जैड.
 २, २, २, ५; संभवतः श. ४, २,
 १, २८; तां. २०, १५, ५; जैड. १,
 १७, २, ३-५; सम्भवतः तै.
 ३, ९, १, ४; संभवन्ति ऐ. ३, १०;
 श. २, ५, १, ६; १५; २, ९; का. १,
 ४, ३, १३; ५, १, ७; संभवन्ति श.
 २, ५, १, ५; ६; १५; २, ९; ६, २,
 १, ३७; १०, ४, ३, १०; का. १.
 ४, ३, ५; १३; ५, १, ७; तां. १५,
 ५, १६; जै. १९; जैड. २, २, २,
 ५; ५. २, ८; ५, ११; संभवति
 शांआ. ४, ११; श. १४, ९, ४, ८;
 सं. १, ५, १७; संवभूव शांआ.
 १२, १; श. १३, ५, २, २३; ३, ७;
 संवभूव श. १, ४, ५, १३; ६, ३,
 ८; ७, ४, १; ८, १, ७; २, १, १, ५;
 २, ४, १५; ३, २, १, २५; ५, १, ४,
 ५; ४; ३, १९; १०, ६, ४, १; का. १,
 १, १, ३; २, ४, ७; ११; तै. ३, १,
 १, ५; १२, ३, १; तैआ. ७, ४, १;
 दै. २, ७; गो. १, १, ९; ५, २४;
 संवभूवतुः श. १०, ६, ४, १; संव-
 भूवतुः तै. १, २, १, २; २३; संव-
 भूतुः श. १, २, ३, १; २, ५, १, ३;
 का. १, २, ४, ४; ४, ३, ३; २, २, १,
 १५; संवभूवतुः तै. २, ५, २, २; ७,
 १५, ४; ३, १, २, ३; संवभूय तै. १,
 २, १, २, २; सम्भवभूयतुः तै. ३,

५, ७, २; सम्भवति जैड.
 ३, ३, १, ७; संभवित्यामः तैआ.
 १, ११, ३; संभवत् श. ४, ४, ५,
 ३; १२, ५, २, ५; संभव श. ३, २,
 २, २१; ४, ९; ६, ४, १३; १४; ८,
 १, १३; तां. ७, ७, १९; जै. २५;
 सम्भव श. ३, ८, १, १३;
 संभवानि जैड. १, १७, १, ७; १८,
 १, ७; संभवावर्ह जैड. १, १७,
 २, ६; संभवाव ऐ. ३, २, ३; तै. ३,
 ७, १, ९; जैड. १, १७, १, ६; १८,
 १, ३; गो. २, ३, २०; संभवाम
 जै. १०८; सुमभवत् ऐ. ३, ११;
 २३; ५, २४; ८, १४; ऐआ. २,
 ५, १; ६, १; शां. २३, ४; श. १,
 ६, ३, ३-५; २, २, ४, १०; ३, १,
 ३, ४; ४, २, १, ११; ५, १, ९; १०;
 ५, १, ४, ५; ४, १, ९; ५, ४, ४-६;
 १०; १८; २२; ६, १, २, १; ३; ४;
 ६-९; ६, १, १५-१८; ३, १; ९, १,
 १, ६; ९; १०, ६, ५, ४; ७; ११, १,
 ६, २; १३, ३, १, १; ४, २, ३; ९;
 १०; १४, १, २, ५; १३; ४, २, ५;
 सम्भवत् श. १, ६, ३, ९; ४, २,
 १, ११; ५, १, ९; ७, १, ४, ५; ३, ५,
 ३; ४, १, ११; ९, १, १, १५; ५, १,
 ४५; १३, ४, ४, ६; ७; तैआ. १,
 २३, १; तां. ६, ४, १; ७, ६, १; ९;
 १०; ८, १; जै. १०८; सा. ६, १,
 २; गो. १, १, ३; ४; २, ३, २०;
 सम्भवत् श. १४, ४, २,
 ७-९; तां. १२, ५, २३; सम-
 भवताम् ऐ. ३, २, ३; तां. १०, २,
 ४; १२, १३, १; जैड. १, १८, १, १;
 सम्भवत् शां. २, ७; श. ५, ५, ४,
 १०; ६, १, २, २; ९, १, १, ६; १५;
 सम्भवत् श. २, २, ४, ५; ३, ४,
 १, १७; ४, ५, १, ८; १०, ४; ६, ५,
 ४, १६; ९, १, १, ८; तै. १, १, ३,
 ८; तैआ. १, २३, ७; जै. १०८;
 संभवेत् ऐआ. ३, २, २; शांआ.

८, २; श. ७, ३, १, ४५; का. १, २, ४, ७; सा. १, ५, १५; संभवे-
यम् जैड. १, १७, १, ७; १८, १,
७; सम्...मूयासम् जैड. ३, ५,
१, ३; ११; २, ५; ८, ३; १२; सुम-
भूत् तां. ७, ८, २; तैआ. १, २, ३,
३; ४; ८; जै. १०८; सुम्...अभूत्
श. ५, १, ५, ११; १२; सुम्...
अभूम श. १, ९, ३, १४.^१
संभावयति ऐ. २, ४०^८; जैड. २,
१, २, ९; संभावयन्ति ऐ. ३, ३२.
सं-भव- -वः ऐआ. ५, ३, २; श.
१४, ६, ९, ३४^१; घ. २, २; -वस्य
तैआ. १, ११, ७; -वाः ऐआ. २,
३, २.
सं-भवत् -वतः ऐ. ३, २^३; ६, ३१;
श. ७, १, १, २१; ८, ७, २, १३; ३,
५; ९, १, २, २९; १०, १, २, ४; तां.
२२, ९, ४; गो. २, ६, ९; -वतोः
जैड. १, १८, २, ६; ३, ७; -वन् ऐ.
६, ३१; श. ५, १, ४, ५; तै. ३,
१०, १, २; जैड. १, १७, २, ७; गो.
२, ६, ९; -वन्तः श. १०, ४, ३,
१०.
सं-भवितुम् तै. ३, ९, ८, १.
सं-भविष्यत् -ष्यन् जैड. १, १७,
२, ६; १८, २, ४.
सं-भू- -भूः जैड. ३, ५, १, ३; ११;
२, ५; ८, ३; १२.
सं-भूत्, ता- -तः शांआ. ३, ६; श.
५, ४, ३, १९; तै. ३, २, ३, ९; १०,
१, २; ९, १५; तैआ. ३, १३, १; ८,
१, १; १०, १, ३; गो. १, १, ३, ३;
-तम् ऐआ. २, ५, १; तै. १, २,
१, ४; ३, १०, १, १; जैड. २, १, २,
९; ३, ३, १, २; -ता श. ३, ३, ३,
८; घ. ४, ७; गो. १, ३, १६; -ताः
श. १, ४, ५, १३; २, ५, १, १५^३;
२, ९^३; १४, १, २, १२; का. १, ४,
३, १३^३; ५, १, ७^३; -ताम् श. २,

२, ४, १२.
सं-भूति- -तिः जैड. १, १५, १,
२; ६; २, २, २, ५^३; ३, ५, ८, १४;
१७; ४, ६, २, ४; -तिम् श. ६,
६, २, १०-१२; जैड. ४, ६, २, ४;
-त्याम् श. १४, ७, २, १३.
सं-भूय ऐ. १, २२; २, ३; १४; ४०^३;
ऐआ. २, २, ४.

सं/भू, संभरते शां. १०, ३; संभ-
रति ऐ. १, ८; ३, ३१; ३८; शां.
३०, ४^३; श. २, १, १, १; ३; ५, २,
२, ४; ३, ४, १; १०, १, ५, १; १४,
१, २, १; ९; का. १, १, १, १; संभ-
रति श. १, ७, १, १७; २, १, १, १;
४; ५^३; ६^३; ७^३; ८; ११; १२; ३, १,
४, ४; २, २, ३; २९; ४, ३, १६; ८,
१, २; ९, ४, १९; ५, २, २, १^३; २;
३, ४, १^३; ३; ६-१४; १५^३; १६-
२१; २२^३; ६, २, १, १३; २, २३;
३०; ३, १, ६; ४३; ३, १७; ४, १,
६^३; ७; ४, ६-८; १०; ११^३; १४;
१५^३; ५, १, ४; ८, २, ६; ७^३; ९, १,
१, २; ७; १२, ७, ३, ६; ८, २, १७;
१४, १, २, १^३; २^३; १४; का. १, १,
१, १^३; २; ३^३; ४-६; ८^३; १०;
तै. ३, २, २, ६; ७, १, ४; ९, ८,
१; तैआ. ५, २, ४^३; ५; ७; ८^३; ११^३;
१२; जै. ३^३; घ. १, ४; गो. २, ४,
७^३; संभरतः ऐ. १, १८; गो. २, २,
६; संभरन्ति ऐ. ८, १६^३; १७; श. ३,
८, ३, २०; तै. ३, २, १, ५; संभरन्ति
श. ५, २, २, ३; १३, २, ६, ८; तै. २,
८, ७, २; ३, ९, ४, ४; तां. ४, १०, ७;
११, १, ५; घ. ३, ८; १०; गो. १, ५,
२५; २, ४, ७; सुम्...भरन्ति तै. ३,
९, २, २; संभरामि तै. १, २, १,
७; ८; ३, २, २, ६; ७, ४, ८; ९; संभ-
रामः श. ६, २, १, ३९; संभरिष्यथ
श. १, ६, ४, ११; संभरत् तै.
३, ९, ८, १; संभरान् श. १,

७, १, ४; संभरस्व तैआ. ६, ४,
२; संभरत ऐ. ८, १६^३; श. ९,
१, १, ७; जै. ९९; जैड. १, ४,
४, ३; संभराम ऐ. १, १८; श. १,
६, ४, ५; ९, १, १, २; १०, १, ३, ३;
तां. ४, १०, १; गो. २, २, ६; सुम-
भरत् ऐ. ५, ३२; श. ६, २, १, ८;
सुमभरन् ऐ. १, ८; ३, ११^३; ३३;
४, १; ७, १३; ८, १२; शां १६, ३;
श. १, ६, ४, ५; ६; ११; ३, १, ४,
४; २, २, ३; १२; २९; ४, ३, १६; ५,
१, १३; ६, १, २, २९; ५, १, ४; ९,
१, १, २; ७; १०, १, ३, ३^३; १२, ७,
३, ६; ८, २, १७; ३, २; तै. २, २,
२, ५; ३, ९, ८, १; समभरन् तै.
१, २, १, ९; ३, ३, २, ३; तैआ.
५, १, ६; तां. ४, १०, १; ८,
९, ६; जै. ९९^३; १३६^३; जैड. १,
४, ४, ४-७; गो. २, ५, ६; संभ-
रत् श. २, १, १, १४^३; ५, २, २, ३;
६, २, १, १३; का. १, १, १, १०;
तै. ३, ७, १, ३; तैआ. ५, २, ११;
तां. ११, १, ५; सुम्...भरत् श.
२, १, १, १४^३; का. १, १, १, १०^३;
संभ्रियासम् श. १, ४, ५, १.
संभ्रियते ऐ. १, ८.
सं-भरु- -रः तै. ३, १०, १, ४.
सं-भरण- -णः श. ८, ४, १, १७^३;
-णम् घ. ४, ६.
सं-भरणी(य→)या- -या शां.
१९, १.
सं-भरत् -रन् श. २, १, १, १; ५,
२, २, ३; का. १, १, १, १; तै. १, २,
१, ४; ६; -रन्तः तै. १, २, १, २; ५.
सं-भरिष्यत् -ष्यन्, -ष्यन्तः
श. ६, ४, ४, १.
सं-भारु- -रः श. २, १, १, ३; का.
१, १, १, २; तै. १, १, ३, ४^३; ५; ७;
९; १०; ११^३; १२^३; -रम् श. २,
१, १, १४^३; -राः ऐ. ८, ५; श. ३,

५,२,१४; तै. १,३,१,५^३; २,२,
२,६^३; तैआ. ५,२,११; -राणाम्
श. २,१,१,१; १४, १,२,१; का.
१,१,१,१; प. ५, १; गो. १,२,
१८; -रान् ऐ. ८, १७; श. २,
१,१,१२; १४^३; ३,५,२,१४: १४,
१,२,१; १४; का. १,१,१,१^३; ८^३:
प. ५, १०; -रेषु का. १, १, १,
१०^३; -रैः श. २,१,१, १४; ४,
२९; का. १,१,१,१०; ४,२६; तै.
२,३,१०,३,४; प. ५, १०.
संभारत्व- -म् श. २,१, १, १;
१४, १,२,१; का. १,१,१,१^३.
सं-भा(र्य)→युाँ- -योः तैआ. १,
२४,३^३; तां. ११, १,५; १६, ५,
११; १८, ८,८; ९; १०, २; ४.
सं-भूत,ता- -तः श. ३,१, ४,४;
२,२,३: १२: २९; ४,३,१६; ५, ४,
१,१७^३; २,४; ३,२; ५,१; ५,३, १;
६; ८, १, १७; १२, ८, १, ४; तै.
१,२,१,९: ४, ८, ५^३; ५, ८, ३; २,
६, ३, १; तैआ. ५, ११, १; गो. २,
३, ७; -तम् श. ९, १, २, ५^३; ५, १,
४५; तै. १, ४, ८, ४^३; तैआ. ३,
१२, ४; -तस्य श. ५, २, २, ४;
-ता तै. ३, २, ३, २: प. १, ४; -ता:
ऐ. ३, ३३; तै. १, २, १, ७; -तान्
श. १४, १, २, १४; -तानि तै. २, ४,
७, १०; -ताम् तै. २, ५, ६, ५; -तै:
श. २, १, १, १४; का. १, १, १, १०.
संभूत-तम- -मेन तैआ. ३, २, १.
संभूत-संभार- -रः तै. १, ३, १, ४.
संभूता(तऽअ)-ङ्गा(←ङ्ग)- -ङ्गा
त. ३, ७, ६, ९.
सं-भूत्य ऐ. १, १८^३; ८, १७; श. १,
६, ४, ६; १५; १७; ९, २, २८; २,
४, ४, २०; ३, १, ४, ६; ७; ९; २, २,
७; ५, १, १३; १५; ६, ३, १; ८, १,
५; ४, ४, १३; ५, ३, १, १०;
६, २, १, ८; १०, १, ३, ३; १४, ९,

३, १; का. १, ३, ४, १२: तै. १,
२, ६, १; २, २, २, ६; ३, ९, २२,
३; तां. ४, ८, १०; ७, ७, १८;
जै. २५; २९; १८३; गो. २, २, ६^३.
सं-भूत्य- -त्या: तै. १, ३, १, ५^३.
सं-भ्रियमाण- -णः श. १२, ६, १,
२२: तैआ. ५, ११, १.
सं-भेद- सं-भिन्न- द्र.
सं-भोग- सं/भुज् द्र.
सं/मद्,सम्...मदेम श. ३, १, १,
१२^३; तै. १, २, १, ५.
सम्...मादयन्ते ऐ. ६, ११; सम-
मादयम् ऐ. ३, ४८.
सं-मनस्- -नसः श. ४, २, ४, २३;
गो. १, २, १.
सं/मह्, संमहेम ऐ. ६, १२; सं. २,
४, २; गो. २, २, २२.
सं/मा, संमिमीते तां. ७, १, १;
संमिमते तां. ४, ५, १०.
संमीयते श. १३, ३, ३, ८.
सं-मा- -मा ऐ. ३, १; तैआ. ४,
५, ६; तां. ९, १, २३; २५.
सं-माय श. ३, ६, १, ६; ७, १, ३.
सं-मित,ता- -तः तै. १, २, १, ७;
गो. १, २, १५; -तम् ऐ. ३, २३;
ऐआ. ५, १, ३; तै. ३, २, ७, ५; ३,
६, ६^३; १२, ५, ११; तैआ. ५, ३,
४^३; १०, २६, १; जैआ. २, ५, ९;
१०; गो. २, ३, २०; -ता: ऐआ. १,
२, ४^३; तै. १, १, ९, ४; ५; २, १, ८;
-ताम् तै. ३, २, ९, ११; -तेन
तां. २५, १०, १६.
सं-मानृ- -ता तै. २, ५, २, २.
सं/मि, संमिन्वन्ति शां. १०, २;
श. ३, ७, २, ३; ४, ६, ७, ८; ५, १, ५,
६; संमिनुत जै. १५१.
सं-मयन- -म् श. ३, ७, २, ३.
सं-मिडल(←ध्र)- -इल: तै. १, ५, ८, २
सं/मिह्, संमिमिधुः शां. १२, ९;
तै. २, ८, ५, ७.

सं/मील्, संमीलते जै. २८; संमी-
लेत् तां ७, ७, १५.
सं-मील्य शां २७, ६.
सं-मील्य- -न्येन सा. ३, ६, १२.
सं-मुख,खा- -खा: ऐ. ८, २५; २७; श.
३, ९, ३, ३^३; -खान् तै. ३, ३, ८, ४;
तां. ६, ६, ३; -खाम्, -खेषु, श.
३, ९, ३, ३.
सं/मुह्, सम्...मोहिष्यथ गो. १, ३,
२०.
सं-मोह्- -म् शांआ. ५, ३; ६, १३;
-मूडइव श. १४, ७, २, १.
सं/मृज्, संमार्ष्टि श. १, ३, १,
१; ३; ७; का. २, २, ४, १; ५;
संमार्ष्टि श. १, ३, १, १; ६^३; ९; ४,
४, १४^३; १५; ८, २, ५^३; ६; २, ५,
३, ६; ११; ६, १, १२; ३, ५, २, १;
६, ३, ४; का. १, ५, २, ५; १०;
६, १, ९; २, २, ४, १; ५^३; ६; तै.
१, ३, ५, ४; ३, ३, १, १; ५; ७, ४^३;
९, १०; गो. २, १, १; ४^३; संमृ-
जन्ति श. १, ५, १, ३; संमृजन्ति
श. १, ८, २, ५; २, ५, २, ३०; का.
१, ५, १, २६; संमार्जिम् श. १, ३,
१, ६^३; ४, ४, १५^३; ८, २, ६; का. २,
२, ४, ५^३; तै. ३, ७, ६, १५; १८;
संमृज्: श. १४, १, १, ११; संमृ-
जन्तु तां. १, २, ७^३; संमृडिब् श.
१, २, ५, २१; ४, ४, १३; २, ५, २,
१९; ४१; ६, १, ४, ४; का. १, ५, १;
१७; ६, १, २९; २, २, ३, १९; तै.
३, २, ९, १४; ३, ७, ३; ८, ११;
संमृज्यात् श. १, ३, १, १०^३; का.
२, २, ४, ७^३; तै. ३, ३, १, २; ३^३.
संमृज्यात् तै. ३, ३, २, ५; सम्-
मार्जिषुः श. १, ३, १, ११; का.
२, २, ४, ८.
सं-मार्जिन- -नानि श. १, ३, १,
११; तै. ३, ३, १, २; ५.
सं-मार्जिन्(णसुल्) जै. २०७.

सं-मृज्यऽसंमृज्य श. १, ३, १, ८;
का. २, २, ४, ५.
सं-मृज्यमान- -नः तां. ६, ७, १८
सं-मृष्ट- -ष्टे श. २, ५, २, ३०.
सं-म्राज्- -म्राद् श. १४, १, १, ११.
सं/मृश्, संमृशति श. ३, ८, ३,
३६; संमृशति श. १, ५, १, २१;
२, ६, १, १७; ३, ८, ३, ३६; १२,
७, ३, २२; तै. २, १, ३, ६; ५, १०;
८, २; संमृशेते श. ३, ५, ४, १७;
संमृशेते श. ३, ५, ४, १६; संमृ-
शन्ति शां. ६, १४; १८, ८; संमृ-
शन्ताम् तैआ. ६, १०, २; संमृ-
शेत् श. ३, ८, ३, ३६.
सं-मर्शन- -नस्य श. ३, ८, ३,
३६.
सं-मर्शिन- -र्शिनः तैआ. ७, ११,
४.
सं-मृश्य का. १, ५, १, १५; ६, १,
१२.
सं-मेघ- -वे तां. ५, ९, ९.
सम्यञ्च- (सं/अञ्च)- -मीचः श. ३,
५, ४, ७; १४; ८, ३, २७; तैआ. ५,
४, ७; जैउ. ३, ५, ८, २; -मीची श.
६, ४, १, ११; ७, २, ३; १३, २, ६,
४-६; ६, ९; १०, २; तै. १, ७, ३, ८;
७, ४; ८, ३, २, ६, ३; ३, ७, १, ७;
९, ४, ६; ७, २; ३; तां. १६, ३, ६;
-म्यक्, ग् श. ३, ८, ३, २७; ७, ५,
२, ११; तां. १३, ७, २; १५, १०,
६; जैउ. १, १२, २, ८; घ. ३,
३-५; गो. २, २, ५; -म्यद् ऐ.
२, ३८; श. ८, २, ३, २; ५; जैउ.
३, ५, ८, २; -म्यञ्चः ऐ. १, ८, २,
३८; ४, २५; ७, १८; जैउ. १, १२,
२, ८; -म्यञ्चम् शां. २१, ४;
श. ८, २, ३, २; -म्यञ्चि श. ८, ७,
१, २०; १४, ८, १४, ३; -म्यञ्चौ
श. ४, ३, २, ४; ७, ४, १, १८; ८,
८, २०, ५.

समीची- -ची तै. २, ४, ८, ५; ६;
तैआ. ४, ४२, ५; -चीः श. ७, ३,
१, २४; ८, २, १, ८; ३, २, ५; ३,
१, ११; ४, २, १०; तै. १, २, १,
१९; तां. १२, १०, १०; जैउ. १,
११, २, ६; -चीम् श. ८, २, ३,
५; -च्यः श. ७, ३, १, २४;
८, २, १, ८; ३, १, ११; -च्या तै.
१, ४, ८, ६; -च्यौ श. ३, ८, २,
२८; तां. १२, ८, ८; १५,
११, ७.
संमीचीन-प्राचीन- -ने आ. जैआ.
१, २४८.

सम/राज्, सम्राजति गो. १, ५, १३.
सम्राज्- -म्राजः शां. ८, ९; २२, ९;
-म्राजम् ऐ. ८, ७; १२; ऐआ. ५, २,
५; श. ४, २, ४, २४; तां. ४, ६,
२१; -म्राजस्यां गो. १, ५,
१३; -म्राजा तै. २, ४, ५, ४;
-म्राद् श. २, ४, १, ८; ११, ३,
१, २; ६, २, २; ३; ५; १४, ६, १०,
१, २; ३; ५; ६; ८; ९; ११; १२;
१४; १५; १७; १८; ११, १, ७, १,
२-६; ३१; ३९; २, १०; ८, १५,
११; का. १, ४, २, ४; तैआ. ४,
६, ३; ३; ५, ५, ३; जै. ६; -म्राद्
ऐ. ८, १४; श. ३, ३, ४, ४; ५,
१, १, १३; १४; २, २, ६; १५; ७,
५, १, ३१; ८, ३, १, १४; ६, १, ७;
९, ३, ४, ८; ९; ११, ४, ३, १०;
१४, १, १, ११; ३, १२; तै. १, १,
७, ३; ४, ४, ९; २, ४, १, ९; ५, ७,
३; ६, ५, ४; ७, ७, २; ८, ३, ६; ३,
७, ९, ७; तैआ. ५, ११, १, २; १०,
२२, १; तां. १, ४, २; गो. १, ५,
८; १३. सं-म्राज्- सं/मृज् द.
सम्राट्, ङ्-सम्राज्
सम्राट्-काम- -माय श. १४, ६,
१०, ३.
सम्राट्-स्व- -म् तैआ. ५, १, ६; गो.

१, ५, १३.
सम्राट्-पति- -तिः श. ११, ४, ३,
१०; तै. २, ५, ७, ३.
सम्राट्-ध्वस- (स)व- -वः तै.
२, ७, ६, १.
सम्राडा- (ङ्)आ-सन्दी- -म् श.
१४, १, ३, ८; ३, १, २, १.
सम्राड्-दुघा- -घा श. ११, ८,
४, ६; -घाम् श. ११, ८, ४,
१; ४.
सम्राड्-वत् (मत्)प- -त् शां. २२,
६; ९.
सम्राड्-वती- -तीषु तां. ४, ६,
२४.
सम्राजन्- -म्राजः तैआ. ५, १, ६;
-म्राजे तै. ३, १०, ७, १.
सम्राज्ञी- -ज्ञी तै. ३, १०, ६, १;
११, ३, १; मं. १, २, २०.
सयन्त्र- -म् शा. ३, ६, १३.
सय-स्व- -स्वाय तै. १, २, ३, २;
३, २, ५, ७; ८, ११, २; गो.
२, २, ८.
सयुग्वन्- -वभिः तै. २, ७, १२, ५.
सयावरी- -रि तैआ. ६,
१, २.
सयुज्- -युक् ऐ. ३, ४, ५; ८, ६; श.
८, २, २, ७; ८; ९; -युग्भिः तै.
२, ६, ७, २; ३, १०, ११, २; -युजः
श. ३, ५, ४, १७; १२, ३, १, २-५;
-युजा श. ६, ३, २, ८; तै. २,
५, २, ३; ६, १७, ५; १८, ३; -युजी
तां. ११, ११, ८; १५, ६, ३; -युजौ
श. १, ४, ४, ७; ७, २, १६; २, ५,
४, ८; ३, ४, ४, ९; ४, ६, ७, ७; ८;
का. १, ५, ३, ८; गो. २, ३, १३;
१४; १५.
सयुक्त्व- -क्त्वाय श. १३, १,
७, ४.
सयुग्वन्- -व्वा ऐ. ८, ६; दै.
२, ७.

स-युजोपस्- -पसः तैआ. १, २७, २.
सु-यूथ्य- -थ्यः ऐ. २, ६; श. ३, २,
४, २०; ७, ४, ५; तै. ३, ६, ६, १;
मं. २, २, ९.
सु-योनि- -नि ऐआ. २, १, ८; -निः
ऐआ. २, १, ८; तां. १८, ६, ९;
जै. ११८^१; जैआ. १, ९०^१; -निम्
गो. २, ४, ७; -नी श. ५, ३,
१, ८^१.
सयोनि-न्ता- -तायै ऐ. ८, २.
सयोनि-त्स्व- -स्वाय ऐ. ४, १०; तै.
१, ७, ६, ४; १०, २; ३, २, २, १;
३, ४; तैआ. ५, ३, ५; तां. २१,
१, १०; गो. २, २, १०.
सर्(√सृ)- -म् तै. ३, ८, ३, ४.
सरण- -णः गो. १, २, ७^१.
सरण-चाट- -टात् गो. १, २,
७, ८.
सर्मा- -मा तै. २, ५, ८, १०^२;
तैआ. १, १०, १.
सुरस्- -रः ऐ. ३, ३३; श. १३, ५,
४, ९^१; -रसः गो. १, २, १८;
-रांसि जैड. १, ८, १, ५; -रोभ्यः
तै. ३, ४, १२, १.
सुरस्वत्- -स्वतः तां. १६, ५, ३;
१५; -स्वते श. ११, २, ४, ९; तै.
१, ६, १, ११; ८, ३, ४; गो. २, १,
१२; -स्वात् श. ७, ५, १, ३१;
११, २, ४, ९; ६, ३^१; तां. १६, ५,
४; १५; गो. २, १, १२.
सुरस्वती- -त्ति ऐ. ५, २०; श.
४, ५, ८, १०; १४, २, १, ७; १५;
९, ४, २८; तै. २, ४, ३, १; तैआ.
१, १, ३; ३१, ६; ४, ८, १, २; ४२,
१; ५, ७, १; -त्ति तै. २, ४, ६, १;
५, ४, ६^१; ८, ६^१; ३, ७, १२, २; तैआ.
१०, १, १३; तां. २०, १५, १५;
मं. १, ४, ७; -ती ऐ. २, १९^१;
२४; ३, १, २; ३७; ५, १८; ६, ७;

ऐआ. १, १, ४; शां. ५, २; १२, २;
८; १४, ४; २५, २; २६, ११; शांआ.
१, २; ७, १; श. २, ५, १, ११; ४,
६; ३, १, ४, ९; १४; ९, १, ७; ९; ४,
२, ५, १४; ६, ३, ३; ५, २, २, १३;
१४; ३, ४, ३; २५; ५, ८; ४, ५, ७;
५, ४, १६; २६; ७, ५, १, ३१; ९,
३, ४, १७; ११, २, ४, ९; ६, ३^१; ४,
३, ३; ६; ७; १६^१; १२, ७, १, १४;
२, ३; ५; ३, ३; ८, १, ३^१; ३, २; ९,
१, १३; १४; १३, १, ८, ५; १४, २,
१, ७; १२; १५; का. १, ४, ३, ९; ५,
३, ६; तै. १, ३, ४, ५; ४, २, १; ८,
४; ६, २, २; ६; ७; ५, ५; ८, २, ५;
५, ६; तै. २, ४, ३, १; ६, १; ५, ३,
३^१; ७, ४; ८, ६; ६, ३, २; ४, १^१; २;
४; ५; ६^१; ७, ४; ८, ४; १०, ४; ११,
१; २; ४^१; ६-८; १०; १२, १^१; २^१;
३; ४^१; १३, ३^१; १४, १^१; २^१; ३^१; ४;
१५, २; १८, १; ३; ८, २, ८; ६, ३;
३, ६, ३, ४; १३, १^१; ८, ११, २;
तैआ. १, २, १, ३; २, ३, १; १०, ४०,
१; तां. ६, ७, ७; १६, ५, ४; १६;
२५, १०, १६; जै. १५६; दै. १,
१; सं. ४; गो. २, १, १२; २०; ५,
६; -तीम् ऐ. ५, २०; शां. ५, २;
१२, ३; श. ५, २, २, ९; ५, ४, २५;
१२, ७, १, १२; ३, १; ८, १, ४; तै.
२, ६, ३, १; ११, १; ६; ७; १०; १४,
६; ८, २, ८; ६, ४; ३, ६, १३, १; गो.
२, १, २०; -त्या ऐ. ३, २४; श.
५, ४, ५, २; तै. १, ८, १, १; २, ६,
४, ६; ११, ५; १२, ३; ४; १४, ४;
तां. २५, १०, ११; जै. १५६; मं.
२, १, १६; -त्या ऐ. २, १९; तै.
२, ४, ८, ७; ६, १४, ५^१; तां. १६,
५, ३; १६; २५, १०, १; १६; जै.
१५६; -स्याम् ऐ. २, १९; शां.
१२, ३; श. १, ४, १, १४; -स्वै

शां. १०, ६; श. १, ६, २, ४; ३,
१, ४, ९; १४; ४, २, ५, २२; ५, २,
२, १३; १४; ३, ५, ८; ५, ४,
२०; २४^१; ९, ३, ४, १७^१; ११, २,
४, ९; १२, ७, ३, ६; १३, १, ८, ५;
१४, २, १, १२^१; ९, ३, ८; तै. १,
६, १, ११; ८, ५, ४; २, ६, १, १; ४;
५, २; ११, ९; १५, १^१; २^१; ३, ८,
६, ३; ४; ११, २^१; तैआ. ४, ५, १;
८, ३; १५, १; ५, ७, ४; तां. १, ३,
१; ६, ७, ६; जै. १३९; १८६; गो.
२, १, १२; २, १७^१.
सरस्वती-वत्- -वतोः ऐ. ६, ७;
२३; गो. २, ५, १३; -वान् ऐ. २,
२४^१.
सर्घ- -रघः श. ३, ४, ३, १४; -रट्
श. १३, ३, १, ४.
सर्घा- -घा तै. ३, १०, १०, १; -घाः
तां. २१, ४, ४.
स-रजस- -से तां. १८, ७, ११.
सुरथ- -म् श. ५, ४, ३, २, ३.
ससृथ- -म् तै. २, ४, १, १०; ८,
२, १.
सुरस, सा- -सः शां. १६, १; ३०, १;
जैड. १, २, १, ५; ११; ३, ४, ५, ४;
-सम् शां. १६, १; ३०, १; श. ३,
३, ३, १८; तैआ. २, ११, १; तां. १४,
३, १६; १५, ३, २३; १६, १३, ७;
-सया जैड. ३, ४, ५, २; ५; -सा
जैड. १, २, १, ५; ३, ४, ५, ४; -साः
श. ३, ६, १, ७; तां. १३, १०, ५;
-सानि गो. २, ६, ११; -साभिः
श. ३, ६, १, ७; -सैः ऐ. ६, ३२^१;
३३^१; गो. २, ६, ११^१.
सरस-न्ता- -तायै ऐ. ६, १२; शां.
१५, १; १६, १; १२, ७; २९, ३;
३०, १; गो. २, ४, १८; ६, ११.
स-रहस्य- -स्याः गो. १, २, १०.
स-राति(√रा)- -तयः ऐ. ७, १८.

० सयुज्जोप- (=समानप्रीति-) वस. इति भा. सा. । पक्षान्तरे भा. सयुज्जोपस्- वस. इत्यप्याह ।

† 'स्वयोनि' इति आ. पाठः ।

स-राधस्- -धसः जैआ. १, ३८५.
 सस्त्रि(√सृ)- -रितः श. ७, ५, २, ११;
 तै. १, २, १, ११; ३, १२, ७, ३.
 सस्त्रि- -रः श. १४, २, २, ३; -रम् श.
 ७, ५, २, १८; ३४; ५३; ८, ५, २,
 ४; ६, ३, २१; -रस्य श. ७, ५,
 २, १८; ३४; ८, ६, ३, २१; तै. १,
 २, १, ३; ४; तैआ. ३, ११, ६, ८;
 ४, ४२, ५; -रात् श. १४, २, २, ३;
 -राय श. १४, २, २, ३; -रे श.
 ७, ५, २, ५३. =सलिल-
 सस्त्रिष्यत्- -ष्यतः तै. १, ३, ५,
 ४; ६, ९; -ष्यत्सृइव श. १, ८, २, ६;
 -ष्यन्तः श. ५, १, ४, १५; ५, २, ७;
 -ष्यन्तःसृइव श. ५, १, ५, २७;
 -ष्यन्तम् श. १, ४, ४, १५; ८, २,
 ६; तै. ३, ७, ६, १४.
 सस्त्रि(र→रा)- -राः तै. ३, १०, १, ४
 सर्तवे जैउ. १, ९, २, ७; ९.
 सुर्त्- -र्तां श. १३, १, ९, ५.
 सरीसृप्(√मृप्)- -म् श. १, ५, ३, ११;
 २, ५, १, २; ४, १, ३, १६; का. १, ४,
 ३, २; जै. ७१; मं. २, २, १४.
 सरीसृप्यत्- -प्यन्तः ऐआ. १, ३, ५.
 सर्प- -र्षः ऐ. ३, २६; ६, १; शां.
 २९, १; शांआ. १२, ६; श. १०, ५,
 २, २०; तैआ. ६, ४, २; तां. ४,
 ९, ५; ९, ८, ८; जै. १४६, -र्षस्य
 आ. २, २४, ९; -र्षाः ऐ. ६, १; श.
 २, ५, १, २; ४, ४, ५, ३; ७, ४,
 १, २५; २७-२९; ८, ६, १, १८;
 १०, ५, २, २०; १३, ४, ३, ९; का.
 १, ४, ३, २; तै. २, २, ६, २; ३, १,
 १, ६; तां. २५, १५, २; ४; जै.
 १७७; ०-र्षाः मं. २, १, ७; -र्षाणाम्
 ऐ. ३, ३१; श. ३, १, १, ७; २, १८;
 ४, ४, ५, ३; तै. १, ५, १, २; आ
 २, २४, ६; -र्षासः तै. ३, १, १, ६;
 -र्षस्यः श. २, ५, १, २; ७, ४, १,
 २८; २९; ३०; का. १, ४, ३, २; तै.

३, १, १, ५; ६; ४, ७.
 सर्प-ऋषि- -षिः ऐ. ६, १.
 ?सर्प-दंष्ट्र(ष्ट्रि)न्- -ष्ट्र(ष्ट्रि)नः
 गो. १, २, ८.
 सर्प-देवजन- -नाः तै. ३, १२, ८,
 २; -नान् शां. २, २, श. १६, ५,
 ३, ७; -नेभ्यः तै. ३, ४, ५, १.
 सर्प-नाम- -मानि श. ७, ४, १, २६;
 -मैः श. ७, ४, १, २५; २६; २७.
 सर्प-पुण्यजन- -नान् गो. १, ३, १२
 सर्प-भय- -म् सा. २, ३, ३.
 सर्प-राजन्- -ज मं. २, १, १-४.
 सर्पराज्ञी- -ज्ञियाः तै. १, ४, ६,
 ६; २, २, ६, १; २; -ज्ञी ऐ. ५, २३;
 श. २, १, ४, ३०; ४, ६, ९, १७;
 का. १, १, ४, २६; -ज्ञीनाम् तै.
 १, ४, ६, ६; -ज्ञ्याः ऐ. ५, २३;
 श. २, ५, ४, २९; ३०; ४, ६, ९,
 १७; का. १, १, ४, २६.
 सर्प-विद्- -विदः श. १०, ५, २,
 २०; २३, ४, ३, ९.
 सर्प-विद्या- -द्या, -द्यायाः श.
 १३, ४, ३, ९.
 सर्प-वेद- -दम्, -दान् गो. १,
 १, १०.
 सर्प-सामन्- -म आ. २, ७, ९; जैआ.
 २, १६, १४; सा. २, ३, ३; -मानि
 तां. २५, १५, १; आ. २, ५, १.
 सर्प-सुगन्धा- -म् सा. २, ३, ३
 सर्पे(र्षसृइ)तरजन- -नान् गो. १,
 ३, १२.
 सर्पण- -म् ऐ. ३, ४३; जै. ९२; १६८.
 सर्पत्- -र्षत् तैआ. ३, ११, ८; -र्षतः
 ऐ. ५, २३; शां. २७, ३; तै. १, ४,
 ६, ६; -र्षन्तः श. ४, २, ४, १०;
 -र्षन्तम् श. १, ६, २, ३; तैआ. १,
 २३, ३
 सर्पिस्- -र्षिः ऐ. ६, २८; ८, ५; १७;
 शां. १६, ५; श. २, १, ४, ५; ५, ३,
 ६; ३, ८, ४, ७; ६, ६, २, १४

का. १, १, ४, ४; ५, २, ५; तै. १, ४,
 ८, ४; तां. २४, १८, ३; ५; ष. ५,
 २; -र्षिषः श. ७, ३, २, ४; -र्षिषा
 श. १४, ९, ४, ११; तै. २, ४, ७, २;
 तैआ. ६, १०, २; जै. २०५-र्षिषि
 शां १६, ५.
 सर्पिर्, ष- सर्पिस्
 सर्पिर्शन(र्-√अश्)- -नः श.
 ६, ६, २, १४.
 सर्पिरा(-रसा-)सुति- -तिः श.
 ६, ६, २, १४.
 सर्पिरा(-रसा-)सुचन- -नम् श.
 २, १, ४, ५; का. १, १, ४, ४; ५, २,
 ५; -नात् श. २, ५, ३, ७-१०; -ने
 श. २, ५, ३, ६.
 सर्पिर्मथुमिध्र- -श्रौ सा. ३, १, १०
 सर्पिर्मत्- -म्नन्तम् श. १, ४,
 ९, ४, १३-१७; -म्नान् जै. १४३.
 सर्पिष्वत्- -ष्वान् तै. १, ३, ६, ८;
 ३, ८, २, २.
 सरूप, पा- -पः तै. २, ४, ४, २; -पम्
 ऐ. १, २१; तै. २, ४, ४, २; तैआ. ३,
 १५, १; तां. २४, १, ३; -मा तै.
 २, ४, ४, २; -पाः तां. २४, १,
 ३; -पाम् तैआ. १०, १०, १; -र्षः
 शां १५, ८; षौ श. ३, २, ३, २१; २२
 सरूप-ता- -म् ऐ. १, ६; २, २४;
 ३, ४१; ४४; ६, ३२; ऐआ. ३, २,
 १; २; शांआ. ८, १; २.
 सरूप-त्व- -त्वाय तै. ३, ९, ४, ८
 सरूप-वत्सा- -त्सायाः शांआ. ११,
 ४; सा. २, २, ३; ८, ३; ३, ६, ७; गो.
 १, ३, २, ३.
 सरुत्- -नसम् ऐ. १, ३; श. २, १, १, ५;
 का. १, १, १, ३; तै. १, १, ३, ८; -त्सौ
 तै. २, ४, २, ५; -ताः तै. १, १, ३, ८.
 सुर्ग(√मृज्)- -र्गाः तै. २, ८, ६, ६;
 तैआ. १, २, ३, ८; तां. १३, १, ८.
 सुर्व, वां- -वं ऐ. १, १३; २, ६; ३२; ६,
 ११; १४; ३१; ७, ६; २६; ३४;

ऐआ. १,३,५; ३,८; ३,१,२,२,
 १; झां. २,७; १,८; १९, २; १०;
 २५, ११; २६, १७; झांआ. ८, १;
 शा. १, ३, १, २०; ३, २, २; ४; १६;
 ४, १, १; २, २, ३, १५; १७; ३, ८,
 २, २५; ५, ११; ४, २, १, १८; ५,
 ४; १०; ५, ७, ५; ५, १, ४, ५; २, १,
 १०; ४, ४, ८; ६, १, १, १४; १५;
 २, ३३; ३, ११; २, १, २०; २९;
 २, २८; ३, ४०; ७, ३, २, ४; १२;
 ४, १, ८; ५, १, ३५; ८, १, २, १०;
 ४, ३; ५; २, ४, १७; ४, ४, ४, ६, १,
 १; १०. १२, २१; २, १; ७, २, ३;
 ११; ४, ७; ९, १, १, १; २, ३, २;
 १, २; ३, ४८; ३, १, १; २, १; ४, २,
 १२; १६; ५, १, ५२; ६१; १०, २,
 १, ८; ४, १, ८; २, २६; २९; ४, ३;
 ५, २, ८, ४, १-५; ८; १०; १२;
 १४; १८; ११, १, ३, ४; ८, ६; ४,
 १, ६; १४; १३, ३, १, १; १४, ७, २,
 २८; का. १, १, ४, २६; २, ३, १३;
 ५, २, ४; तै. १, २, ६, ४; २, १,
 १०, २; ५, ५, २; ७, ६, ३; ८, ९, ९,
 ३, ७, १०, २; तैआ. १, २०, १,
 २६, १; १०, १६, १; १७, १; तां.
 ८, ६, ५; १७, ९, ४; १४, ३; १८,
 २, १३; ४, १०; ६, ५; ७, ५; ९, ५;
 १९, २, ४; १३, १०; १६, ४; २५,
 १५, १; जै. १०८; १८६; जैउ.
 ३, १, ३, ३; ५; प. ३, ११; मं. २,
 ४, ११; गो. १, १, ४; २, ३, ५; ५,
 ८; -र्वःऽइव ऐ. ३, ८; वा. ३, १,
 १, ९; १४, १, १, ६; -र्वः ऐ. १,
 ५; ६; २९; २, ४; ७; १९; २१; ३०;
 ३३; ३४; ३, ६; ८; १४; १६; २१;
 २६; ३४; ४, ७; १०; १८; १९; ३०;
 ५, ७; १५; २५; २७; २८; ३०;
 ६, १५; ३०; ७, ३; ४; ५; ८, ७;
 ११; २५; ऐआ. १, १, ३; २, ४;
 ३, ४; ५; ४, १; ५, १; २; १, २;
 ४; ६; ८; २, १; २; ३, १; ३; ४;

६; ६, १; ३, १, १; २; ५; ६; २, १;
 २; १, २, १; झां. २, १; ३, २; ४;
 ७; ८; ६, ३; १२; १५; ७, ८; ८, १;
 ५; ७; ९, २; ३; १०, ३; ११, ७;
 १२, १; १३, १; ५; ९; १४, १; २;
 ४; १६, ४; १७, १; ५; १८, ३;
 १९, ४; ५; ७; २२, ९; २३,
 ४; २४, १; ४; २५, १२; १३;
 १४; १५; २६, ३; १; २८, १; ७;
 झांआ. १, २; ४; २, १७; ३, ६; ५,
 २; ६, ८; १५; १६; ७, २; ३; ४;
 ५-८; १२-१४; १६; १७-२०;
 २१; २२; २३; ८, १; २; १०, २-७;
 ११, ८; १३, १; झा. १, १, १४;
 १५; ३, ४; ४, २२; २, ४, १४; ३,
 २, १६; ३, १६; ४, १६; ५, १०;
 ४, १, ६; २१; ३८; २, १२; ३,
 ५; १०; २१; ५, २, ४; १५; ३, २१-
 २३; ४, ६; ११; १६; ६, १, ८;
 १९; ३, ८; १५; २३; २६; ४,
 १३; ७, १, ३; २, ५; २४; ४,
 २२; १, २२; २९; ३६; २, ११; ९,
 १, १६; २८; २, ३५; ३, ३; १२;
 २, १, १, ४; ३, ४; ४, ९; ११-१३;
 २७; २९; २, १, ३; ४; २, १४; ३,
 ४; २३; ३, १, २१; ३, १, ४, ८;
 ४, १, २; २, ६; ३, ९; ४, १८;
 ५, १, १८; ४, १०; ६, ३, १; ७;
 ८; १४; ३, १, २, ११; १४;
 २१; ३, १; २६; ४, २२; ३, ३, १;
 ४; ४, ४; ५; ४, ३, २१; ५, ३, ५;
 ६, १, १; २६; २, २६; ३, १; २;
 ७, १, ११; ८, १, ३; ९, १, १२;
 १३; १४; २, ५; ४, ७; १४; १५;
 १८; ४, १, १, ५; ७; २३; ५, १६;
 २, १, २६; २, १; २; ३; ४; ७;
 १४; १५; ३, २; ४, ३; ७; १२;
 ५, ६; १३; ३, १, ४; ८; २२;
 २३; २५; २६; ३, १२; ४, २३; ४,
 १, ९; १०; १३; १८; ३, ७, ५, १,
 ११; १२; २, ११; ३, २; ३; ५,

१३; ७, २; ५; ७; ९, ८; ६, १, १५;
 ४, ४; ५; ५, २-४; ७, ५; ९, १७;
 २०; १, १, १, ४; ६; ८; ९; १४;
 २, १०; ४, ४; २, १, १५; २, ३; ३,
 १; ६; ४, १०; १३; १६; ३, ३, १२;
 ५, ४; ४, १, ८; २, ३; ४; ५;
 ६; ३, ८; १७; ४, १३; ५, १४;
 ५, २, १०; ३, ७; ४, १०; ११;
 १३; ५, १; १३; ६, १, १, ९; २,
 ११; १२; ३, ११; १५; २, १, २९;
 २, ११; ३२; ३९; ३, ७; ३, १,
 १६; १८; २०; ४, २, १; ४, ४; १६;
 ५, २, २२; ३, ७; ४, ४-६; ११; ६, १,
 १९; ३, ३; ५; ६; १०; १३; ४, ३;
 ७, १, १२; ३, २; ७; ४, २; ७; १२;
 ८, १, ४; १४; २, ३; ७, १, ८; ११;
 १४; २, १; ६; ११; २१; २, १, १०;
 २, ११; १४; ३, ३; ७; ४, १२;
 १४; २०; २५; २८; ३०; ३, १,
 २३; २८; ४२; २, २; ४, १, २; ६;
 १८; २७; ३१; ४०; २, १; २; ७;
 १८; २८; ३५; ५, १, १२; २०; २१;
 २४; ३४; ५, २, १२; १३; ३८;
 ८, १, १, ४; ७; २, १; ७; ९; ११; ४,
 २; ६; २, २, ८; ३, २, ४; ४, १, १२;
 २, ११; ५, १, ४; ६, १, ५; १७; १८;
 ७, १, १; ६; २२; २, ११; १४; ३;
 २; ६; १३; २१; ४, ८; ९; ११;
 ९, १, १, २३; ३३; २, ७; २३; ३४;
 २, १, ११; २, ७; ३, १२; ३४;
 ४३; ४४; ३, २, २; ४; ९; ४, ४; ९;
 १७; ४, १, ७; ८; १०; १२; ३, ११;
 ४, १, ५, १, ६; ९; १०; १६; २७;
 ३५; ३८; १, ६; ३; २, ३; ८; १०, १,
 ३, ८; ९-११; ४, १३; २, १, २;
 ११; २, ६; ३, १८; ५, ९-१३; १४;
 १५; १६; ६, ६; १९; ३, ३, ५;
 ५, १; ३; ४; १२; ४, २, १९; ३, १;
 २; २४; ४, ४; ५, १, ३; ४; २,
 १२; १५; २०; ४, १-५; ८;
 १०; १२; १४; १७; १८; ६, १,

४-९; ११; ३, २; ५, ५; ११, १, २,
 १२; ५, ८; ६, १२; १६-१९;
 २४; ३०; २, ३, ६; ६, २; ७, १-५;
 ६; ९; १३-२०; २८; २९; ३१; ४,
 १, १४; ३, २०; ५, ४, ४; ५, ४-६;
 ९, ४; ५; ६, १, १३; ३, ६; ८, ८,
 ३, ६; १२, १, १, १; ७; ११; २, २,
 ५; २३; ३, १, १; ३, १; ४, ६-१०;
 ११; ४, १, ७; २, १; ७, ३, १६; ८,
 १, १७; २१; २२; २, ३१; ३२;
 ३६; ३, १८; २२; १३, २, २, १२;
 १३; ३, १, १; ४; ३, ६; ७, १-
 ७; ११; १२; ८, ४; ४, १, ५; ६;
 १०; २, २; १६; १७; ४, ८; ५, १,
 ४; १५; ३, ९; ११; ६, १, १;
 ३; ६; ७; ११; २, १२; १९;
 २०; ७, १, ३-६; ९; १२; १४;
 ८, ३, ५; १३, १, १, ८; १४; २, १८;
 ३, ४; १३; १७; १९; ४, २; ९; २,
 १, ९; १७; २०; २, २३; २६; २७;
 २९; ३०; ३२; ३४; ४६; ४७; ३,
 १, १; २४; २, २; १८-२०; २२-
 ३०; ४, १, १९; २५; २, ९; १०;
 १३; १८; २०; २१; २२; २५; ३१;
 ३, १; ५; ६; ९; १०; २२; २६; ५,
 १, ११; १२; २, ६; ४, ५; ६; १६;
 ५, १-१५; ६, १, ५-७; २, १०;
 ३, २; ६, १; ९, ४; ६; ८; १०; ७,
 २, ६; ७; २४; २५; २८; ८, ४,
 १; ८, १; १४, १; १५, ४; १२; ९,
 १, ६; ३, १३; ४, १३-१७; २५;
 का. १, १, १, २; १०; २, ८; ३, ३;
 ८; ४, ९; २०; २२; २४; २६; २, १,
 २; १०; ३, ३; ३, १, १३; २,
 ९; ३, ६; ४, ११; ४, २, १; ३, १५;
 ५, ३, १०; ६, ३, १; ४, ५; ८;
 २, १, १, ११; ३, २; २, २, ८;
 तै. १, १, ५, ३; ७, २; १०, ४;
 २, १, २४; २६; ३, १, ४; ४, ८, ४;
 ९, ५; ७, ४, २; ७, ५; २, १, ५, २;
 २, ८, ८; ३, २, ३; ४, ६; ५, ५; ६,

४; ७, १; ४; ९, १; २; ४, २, ३; ५, १,
 १; ३; ५, ७, २; ७, ४, १; ५, २; ७, ६;
 ९, ३; ४; ३, १, २, ५; २, २, ४; ५;
 ८, ४; ७, ६, २३; ८, ५, ४; १०, ५;
 १७, १; १८, ६; २०, ३; ९, १९, १;
 २; ३; २२, ४; १०, ९, १०;
 ११, ७; १२, ३, ३; ५, ३; ६, १; ५;
 ६; ७, ३; ८, ३; ९, २; ३; तै. वा.
 १, ८, ८; २३, ८; २६, ५; २, ५,
 २; १८, १; १९, १; ३, ७, ४; ११,
 १०; १२, १; १३, २; ४, ४, २, ५;
 ५, ६, १२; ६, ५, २; ७, ७, १; ८, १;
 ८, २, १; ३, १; ६, १; ९, १०, ३;
 १०, १, १; ७-९; ५, १; १०, ३;
 ११, १; २; २२, १; २३, १; २६, १;
 २९, १; ३८, १; ६२, १; ६३, १; तां.
 १, १, १; २, २, २; १५, ३; ४; ३, ६,
 ३; ४; ४, १, २; ३; २, १४; १०, ४, ५,
 ४, ९; ८, ९; ७, १, ९; १०; ५, १८; ८,
 ४, २; ९, १, ११; ३, १; ८, १४; १५;
 ९, ४; १०, ४, ६; ९; १२, ११, १७;
 १३, १, ३; ९, २०; १२, ३; १४, ११,
 १२; १२, ५; १६, ५, २; ६; २३; ६,
 १; ७, २; ७; ९, १; ४; १८, ५,
 २२; २०, २, २; ३; ११, ११; १४,
 २; १६, ५; २१, ४, २; १२; १५,
 ६; २२, २, २; ८, ४; ५; ११, ६; ७;
 १२, १; ३; ४; २३, २१, २; २४,
 १८, ६; १९, २; २५, ९, ३; जै. ७;
 ११; १६; २३; ३७; ६३; ८९; ९०;
 १०१; १०६; ११६; ११७; ११८;
 १२६; १२७; १२९; १३०; १३५;
 १४०; १४१; १४२; १४४;
 १४८; १५०; १५६; १६०; १६२;
 १८२; १८४; १८६; २००; जै. उ.
 १, १, ३, १; ४, ८; ७, १; २, २, ५;
 ३, ८; ५, १, २; ६, १, ४; २, ६; ९;
 ८, १, २; ९, २; १०, १, ३-६; ८;
 ९; १०; १२, ३, ७; १३, १, ३; ६;
 ७; २, १; २; १४, २, १०; ३, ५; १५,
 १, २; २, ३; १६, २, १; १७, २, २;

१८, २, ३; ३, ६; २, २, २, १; ४, ३,
 २; ३, १, १, १२; १८; ५, १; ४, १,
 ९; ३, ३; ६; ७; ९; ६, ४, १; ५,
 ७; ८; ९, २; ४, १, १, ८; २, १, ३; ६;
 ९; ८, १, ७; ११; २, ३; ७; ११; १५;
 ३, १; १०, ३, ५; ९; ११, ३, १३;
 आ. १; ष. १. १; २; २, १; मं. २, १,
 १४; ४, ११; सा. १, ४, ११; २, ५,
 ६; गो. १, १, २; २६; २९; ३१;
 ३२; ३९; २, ९; २२; ३, ९; ११;
 १२; १५; ४, १; २४; ५, १०; १५;
 १९; २०; २५; २, १, ३; ४; २६;
 २, ५; १८; १९; ३, ६-९; ४, ७;
 ५, ३; ६, १; ९; १२; १५; -वस्मिन्
 इव शां. १, ८, १; श. ४, १, ४, ५; ५, ६,
 ५; ११, ५, ५, ३; -व्या श. ६, ३;
 १, ४; १, ३; १३, ५, २, ९; २२; तै. २,
 ४, ४, ४; तां. २०, १४, ३; जै. उ. १, १,
 ७, ५; -वस्मात् ऐ. ४, १८; ५,
 २१; ऐ. ४; ऐ. वा. ५, ३, २; शां.
 ५, ३; १८, ७; २३, ४; श. १, ५,
 ४, ११; १६; ७, २, २४; २, ३,
 १, ६; ५, २, २, ५; ४७; ३, २, २, ३;
 ८, ५, १०; ९, १, २१; ४, २, ५,
 १०; ३, ३, १६; ४, ५, ५; ११; २३;
 ६, ९, १३; ५, १, २, १८; २, ५,
 १६; ऐ. १, १, १; ७, ३, १, २८; ४,
 २, ३; ३; ३४; ५, १, २, २, ७; ८,
 ५, १, ७; ९, १, २, ५; ५, १, ४५;
 १०, २, ३, १८; ११, ५, ९, ५;
 १२, ८, १, १६, ९, २, ३; ७; १४,
 ४, २, २; १९; २६; ८, ७, १; का. १,
 ३, १, २; ५, १, ३; तै. १, ४, ६,
 ३; तै. वा. १, २, १; २, ६, २; जै.
 १४; ६३; १२७; १४०; जै. उ. १,
 २, २, ५; ५, १, ३; १०, २, ६; १८,
 २, ९; ३, ७, १, ५; सा. १, २, ९;
 गो. २, १, २१; ४, ६; -वस्मिन्
 ऐ. ८, ९; श. ४, २, २, ८; १२; ५,
 १३; ३, १, २३; ३, ३, १६; ४,
 ४, १, १०; ६, १, १, ४; २, २, १;

७,१,२,११;३,१,२८;५,१,२७;
 ८,३,१,१०;७,२,१४; ३,६; ९,
 ५,१,६१; १०,२,४,३; मं. २,
 ४,११; गो. १,१,३०; -र्वस्मै ऐ ३.
 ३४; श. १,३,१,१९; २,१०; ६,
 ६,३,५; ७,२,३,२; ४, २, ८;
 २८; ५,१,३१; २,१३; ८,३,२, ४:
 ७,१,२२; ३,१९; ४,११; ९,१,१,
 ३; २,२३; २,१, ११; ३,३, ११;
 १३,६,२,२०,७,१.९; १४,१,१,
 २६; का. २,२,४,१६; तै. ३,३,५,५;
 ८,१५,३; ९,१५,३; तैआ. ३.२०.
 १; तां. ९, ३,१: -र्वस्मैऽह्व श.
 ५,४,४,५; १३,६,२,२०; १४,
 १,१,२६; २,२,४६; -र्वस्य ऐ.२,
 १५; १७; ३३; ३८; ३९; ४, १७;
 ८,७; शांआ. २,१; ३,२; ७; ८,१; १६.
 ४; १७,१; १९,४; २२,९; २३,४;
 २८,७; शांआ. १. २: श. २.३.
 २,१२; ३,३,४, २६; ८,३,१६; ९.
 १,१४; ४,१,१,२३; २,९; ४,८;
 ५,२,१४; १५; ७,७; ६,१,१४; ५.
 २,१,१५; ३,४; ३,२,७; ५,९; ४,
 ४,१२; ५, २, १०; ६,१,१, ८:
 १०; ११; ३,१७; २,१. ३९; ४,२,
 २; ८,२,२; ४; ७,२,३,४; ४,१
 ६; १९; २,७; ५,२,१३; २७; ८,७,
 ४,१८; २१; ९,१,२, ४३; २,
 ३,१२; ४२; ४,२,२३; ४, १; १०,
 ६,५,५; १२,४,१,५; ८; ४,२,५;
 ५,२, १४; ६,१,३९; १३,३,१.
 १; ४; ३, ६; ४,१,५; ६; १०; २.
 २; १७; ५, १, ४; १५; ३. ९;
 ११; ६,१,३; ६; ११; २, ७;
 १२; १९; ७, १, ९; १२;
 १४, १, ४, ११; ४, २. १८;
 ३, २६; ५, २, ६; ४, ५; ६, ९,
 ११-१८; ७,२,१७; २४; २८;
 ३,६; ८, ८, १; का. १,४,१, ६;
 तै. १,३,८,२; २,१,५, ३; ३, ८,
 १८,६; ९,२२, ४; १२, ५,९;

तां. ४,१,६; ९,२३; ९, ८, १३;
 १३,९, २०; ११, १; १५. ११,
 १२; १५; १६,७,२; ९, १; २०,
 २,२; ११, ११; २१,४, १२;
 २२,८,५; ९,२; ३; २३, १४,३;
 २४,१५,२: ३; २५,६,२; ९,२;
 १७,२; जै. १२६; १५१; १७०;
 जैज. २,३, २,१; प. १, २: ६;
 ३,१; गो. १,५, ११: २,६, १५;
 -र्वस्यऽह्व श. ४,१,४,५; -र्वस्या:
 तां. १८,८,७; -र्वस्याम् श. ७,
 १,१, ११; ८, ७, १, २; २, २;
 -र्वस्यै ऐ. २,१५; १७; ऐआ. ३,
 २,५; शांआ. ८,७; ९, २, ३,
 ३२; जै. १६५; -र्वी शां. १,५;
 शांआ ७, २३; श. १,६,३,१५:
 ८,१,९-११; ३, १,१,४; ५, १,
 २२; २,९; ४, ९, २१; ५,५,१,
 ११; ६,१,१,१२; १५; ३,१, ४३;
 ९,५,१,३६; २,११: १०,१, ३,
 १०; ११; ४,३,२३; १३,३, ६,६;
 १४,५,४,२; ७,३,३; तै. ३,१,१,
 १; ७,४,१४; ९,१८, १; १२,९,
 १; तैआ. ६,३,२; ५,३; ८,८,१;
 तां. १३,१२,३; जै. २०३; जैज.
 १,२,२, ५; ३,४,२; -र्वी ऐ. १,
 १; ३; ७; ९; १४; २, ३; १०; १६;
 २०; ३,४; १६; २०; २१; ३१; ४०;
 ४,१२; १३; ५, ३२; ३४; ६,१३;
 ८,११; १४; १५; १९; ऐआ. २,
 २,२; ३; ३,६; ३,२,४; ५,२, ५;
 शां. ३,५; ८; ६, १५; ७, १; ९;
 ८,६; ९,४; १०,६; ११,४; १२,
 ५; १७,३; ७; १८,३; १९, ५;
 २२,८; २५,१३; २६, ३; ३०,७;
 शांआ १,४; २,५; ४,१२-१४,५,
 ३; ६: ६, २०; ८, ७; श. १,
 १,२, १८; ३, १,६; २, ३; ५;
 ४, १, १४; ३३; ६, २,८; ३,
 ८; १५; २०-२२; ७, २, १६;
 ८,१,२; ६; २,७; ३,२४; ९,२,२६;

२, ३,१,३; ६; ३, ७; ५, २, २;
 ३, १,३,१; ४,१, १९; २, २; ६,
 १,८-१०; ८,३, १४; ४,४,३;
 ५,१,११; १२; ६,३, २; ४,४;
 ५,१; ५,२, ३, ६; ९; १०; ३,
 ५,३०; ४,४,६; ५,४,१४; ५,१०;
 ११; ६,१,२,२९; ३१; ३३; ३४;
 २,१,१९; २६; ३,३,८; ५,४, १६;
 ७,२,१६; ३,७; ७,१,२,४; ३,१,
 १६; ४०; २,१२; ४,१,२; १०; २,
 १२; ५,१,५; ७; ८; १, ३, २; २,
 २,४; ५; ३, ९; ४,२,१०; ११; ७,
 १,११; ३,२१; २, ३, २५; ४,३,
 ११; १०,१,१,५; ४,१,१३; ३,१९;
 ५,१,३; २,१४; ४,८; ५,६; ७; ६,
 ३,२; ११, १,१,५; ३,२; ७, ४;
 १२,४,४,६; ७; ८,२, १८; १९;
 ३५; ३,१३; १५; ९,१,१०; १३,
 १,२,३; ९; ३,४,१; ४,१,१; ८;
 १२; ३,१५; ८, ३,५; १४, १,३,
 १८; २,१,२१; २,१६; ६,११,५; ९,
 ३,१३; का. १,३,१,१; ३; ४,८;
 ५,१,२; ६,३,६; २,१, २,१४; २,
 ४,५; तै. १,१,६,११; २,१,४; ३,
 २,७; ६,२; ४,४,२; ४; ११; ६,१,
 ५; ८,५; ८, ८, १; ४,२; ६,१; १०,
 ३; २,३,५,६; ९,५; ६; ४,१,५;
 २,८; ७,२; ५, १,३; ७,९,४; १५,
 ४; ३,१,१,५; २, ४,३; ८,१०; ३,
 ४,५; ७,३; ७,३,४; ६, २१; ८,७,
 ३; १४,६; ९,७,४; १६,३; १७,
 १; १०,४,२; १२,५, १; २; ५;
 ६,१; २; ३; ४; ५; ६; ७, १;
 २; ३; ४; ५; ६, १; २; ३; तैआ.
 १,१,१; २१, १; २३,९; २५, २;
 ३१,४; २,१५,१; ३, ११,२; १४,
 २; ५,३,७; ४,५; ८,५; ६, १,१;
 ९,२; १०,१,३; ४; २२,१; तां. २,३,
 ४; ३, ११, ३; ५, ५, २०; ६, ४, १५;
 ७, ८, १५; ९, १, ३७; ४, ५; १०,
 १२,१०; १३, १०, १६; १६, १३,

१०; १८, १, ८; ८, ७; १९, १९, १;
 २; २४, १०, २; जै. ११; १२२;
 १२७; १४१; १६१; १६६: १९०:
 जैठ. १, १, २, ५; ३, ४, २; ३: ४;
 १२, ३, ५; १८, ३, १०; २, २, ३,
 ११; ३, ४, ३, ६; ९; ४. ८, ३, १; घ.
 २, १; २; ३; ३. ७: गो. १, १, १६;
 २, १०; ३, ७; २, १, १२; १६; २६;
 २, १०: १८: ६, ६; १५: १६;
 -वाणि ऐ. १, ९; १५; २, १६: ३३;
 ४०; ४१; ३, १५; ४०; ४७; ४८;
 ४, १०; ११; १२; २०; ५, २३: ३१;
 ६, ३१; ३६; ७, २; ४; ऐसा. १, ३,
 ४; ८; ४, २; २, १, २; ६; २, २; ३:
 ६, १; ३, १, ६; शां. २, १: २: ७, ४;
 ९, ५; १४, ५; १५, ३; १७, २; २५,
 ११; १२; २७, १; ७; शांसा. २,
 ४; १७; ३, ४; ४, १; २; ६; ९; ५,
 २; ४; ६; १३, १; सा १, ३, २, २;
 ३; ५, २, १९; ७, २, ५; २, १, २, ३;
 २, १, १७; ३, २; ५, २, १८; ६, ३,
 १७; ३, १, ४, १; ३, २, ११; ४, १,
 १८; ९, २, ३; ४, २, २, ५; १०; ४,
 ५; ३, २, १०; ४, ५, ७; ५, ३, ७;
 ७, ३; ६, ९, १३; ५, ३, ५, २०; ४, ३,
 २२; ६, १, ३, २०; २, १, ३०; २,
 ३३; ३, १, ११; ३, १९; ७, २, १,
 २०; ३, २, १; ४, १, २४; ८, १, ३, ७;
 ४, २; २, ४, ५; ३, ३, ७; ९; ११;
 १२; ४, १, १३; १४; १५; १७; २१;
 २५; २६; २, १, २; १२; १३; ३, १;
 १९; ६, २, २; ७, ३, ७; ८; २१; ९,
 ४, १, ११; ३, ११; ५, १, ४२;
 ५३; ६२; १०, १, २, ३; ३; ४;
 ५; ६; ८; ९; २, ६, १६; १९; ४,
 १, ९; १३; २, २; ३; २१; २२; ३,
 ६; ७; ८; २१; ५, ३, १२; ४, १४;
 १८; ११, १, १, ५; ५, ३, ११;
 १२; ८, ६; १३, ४, २, १; ३, १५;
 ६, १, १; ७, १, १; १४; ८, १, ३;
 १४, १, २, २४; २, १, १५; २, २;

३; ३, १, ११; २, २२-३०: ४, २,
 २९; ३, २९: ४, १-३; ५, १,
 २३; ४, १०; ५, १-१५; ६, ७, २;
 ३; ६; २०; १०, ३; ६; ९; १२; १५;
 १८; ७, १, ४३; ३, ११; ८, १३,
 ३; १४, २; ३; का. १, १, २, १२; २,
 ३, २; ५, १, १५: ६, ३, १०; तै.
 १, ७, ५, ५; २, ७, ९, १; २; ६; ३,
 ८, ३, ५; ७, ३; १६, १; ९, २२, २;
 १२, २, ७; ५, ८; ९; ७, ४; ८, ३;
 तैसा. ३, १२, ७; ७, ५, २; १०,
 ६२, १; ६३, १; तां. ३, ११, ४;
 ४, २, १४; ५, ४, १४; ७, २, ५; ३,
 ४; ८, ५; ८, ३, ७; ४, ४; ११; ९, ९;
 १४, ५, १५; १६, ५, २; २१; २५;
 ११, १०; १८, ४, ४; जै. ९५;
 ९६; १००; १०२; ११२; १८३;
 १९४; जैठ. १, ८, १, ४; ३, ४-
 ६; ४, ६, १, ७; २, ५; ४, १०,
 ४, ६; आ. १, ५; १७; ९७;
 ११५; ११६; २३७; ३१७; ४२७;
 ५२३; ५२४; घ. ३, १२; ५, ३-
 १२; मं. १, ३, १-६; २, ६, ७, ८;
 वै. १, ३; ४; २०; २१; सं. २,
 सा. २, १, ५; ६; २, १, ५, ५; ६, १;
 १५; ७, १; ८, १; ३, १, २; ७; ७,
 १; गो. १, १, १६; २९; ३९;
 २, ६, ६; ९; १६; -वां ए. २, १७;
 ३, १४; ३७; ४६; ४, १७; २७; ५,
 २७; ६, २; ३; ७, ३; ८, ४; ६; १४;
 १५; १९; ऐसा. १, १, ३; २, १;
 ४; ३, २; २, ५, १; ६, १; ५, १, ३;
 ३, २; शां. २, ३; ३, ८; ४, ४;
 ६, १५; ७, १; १०, २; ११, ६; १२,
 १; ६; १३, १; १४, १; १८, ३; ९;
 १९, १०; २०, १; २१, ४; २३, ७;
 २५, २; २६, ३; १५; २८, १; २९,
 ६; शांसा. १, २; २, १६; ५, ४; ६;
 ६, २०; सा. १, ३, २, ५; ४, २, १०;
 ५, २, २०; २, १, १४; ४, ३०; २,
 १, २१; ३, २, ३; ४, १; १६; ३, ४,

२, १४; ४, २, ३, ६; ४, २, १; २२;
 ५, १, १३; ८, १४; १, २, ३, ९; १०;
 ३, १, ४; ४, १, १; ४, ६; ५, ४,
 १४; ५, १०; ११; ६, ३, ३, ८; १२;
 ४, ४, २, १; ५, २, १६; ६, १, २२;
 ३, ३; ४; ७, २, २, १२; ४, १, २, ५,
 १, १५; २, ४; ८, ४, ४, २; ६, ३,
 २०; ७, ३, ८; ९, २, ३, ८; ३, ३,
 २; ८; ४, २, ९; ४, १;
 ५, १, ६२; २, ७; १०, २, ४, १; २;
 ४, ३, २, १; ५, ३; १२, २, २, ८;
 ३, ४, ११; ८, १, ८; ३, ३०; ९, २,
 ११; १३, ३, २, ३; ४, १, १;
 १२; १३; ३, १५; ५, १, १६;
 २, ९; २२; ७, १, १; ९; १४, १, २,
 १५; २, २, १०; १६; ४, २, २; ५, १,
 ९; ६, ७, १७-१९; ९, २९; ७, १,
 २२; ९, ४, १७; का. १, २, १, १२;
 ३, १६; ४, १, १; १३; तै. १, १, २,
 २; २, १, ३, ६; ७, ९, २; ३, ७, १,
 १; ६, १७; ९, ९; १०, १; ८, ९, १;
 १०, ८, २; ११, १०, ३; १२, ५, ७;
 ६, १; ७, २; ३; ८, १; ३; तैसा.
 १, ६, २; ११, ३; २, ५, २; ६, १;
 १५, १; ८, १, १; ५, १; तां. २, ३,
 ४; ९, ३; ४, १, २; २, १६; ६, ९,
 १४; १७; ७, ७, ८; १६, ५, २; १७,
 १, ५; ८; ११; २१, २, ५; ६; ४, ५;
 १०, ७; २२, ७, २; २३, ३, ४;
 जै. ३४; ३७; ६७; ९१; १३६;
 १६२; १६७; १८५; २०९; जैठ.
 १, २, ३, १; २, ५, १, ३; ४; मं. १,
 १, ३; २, ४, ९; १२; सं. २; ४; सा.
 १, ४, २, १; ३, १, ७; २, ४; ९, ३,
 गो. १, १, २; १६; २, २२; ३,
 १; ५, १४; २५; २, १, २६; २, १५;
 १८; -वांमि: ऐ. २, ९; १०; १६;
 शां. ११, ४; सा. ३, २, २, १; ३; १४;
 ४, १, १९; ८, ७, ३, ८; १०, १, १,
 ७; ४, १, १३; ११, ३, २, १; ५, ६,
 ४-८; १२, ४, ४, ६; ७; ८, ३, १३

१५; १४, ३, २, ४-१४; तै. १, ३,
 ७, ३; ४, ४, २; ५: जै. ११; जैउ.
 १, १८, ३, १०; गो. १. १, ११^१:
 २, १, १६; २, १४^१; -वाभ्यः ऐ.
 १, २; ३, १; ३, २; ७, ३; ४^१: श.
 १, ३, २, १०; ५, १, २०; ६, २, ८;
 ९, २, २०; ३, १, ३, १; ४, १, १९;
 ५, १, ३२; ४, १, २२: ४, ५, २१;
 २२; ६, ३, २; ५, २, ३, ६; ६, ३, ३,
 २६; ५, ४, ३; ७, २, ४, २; १४; ३, २,
 ११; ४, १, ३२; ३३^१; ३४; ८, २,
 ३, २; ५, ९, ३, ४, ४^१; १२, ८, ३,
 १७; ९, २, ४; १३, ३, ४, १; १४, १,
 ३, १६; २४; का. २, १, २, १४;
 तै. १, ४, ७, ७^१; २, १, ८, ३; ५, ३,
 १; ३, ७, ८, १; २^१; तां. १, ५, ३, २५^१;
 १६, १३, ११; जै. १८; जैउ १,
 १८, ३, १०; गो. २, ४, १६;
 -वाभ्य ऐ. ३, ४६; ४, २३^१; ६, ३;
 ऐआ. १, ५, २; शांआ. ८, ८; श.
 १, २, ५, ७^१; ६, ३, ८; ८, १, २३;
 ३, ७, ४, ११; ७, १, १, ८; २, २१;
 ८, ६, २, ४^१; ९, २, २, ३; ७; १०, ६,
 २, ११; १३, ५, ४, १^१; १३; १४,
 ९, ३, १३; का. २, २, ३, ७^१; तै. १,
 ३, ४, ५; ३, १२, ७, २; ८, १;
 तैआ. १, ३, ३; तां. १०, ४, ६; ९;
 १३, १२, ३; १६, ३, ८; २१, १४,
 २०; २१; २२, १८, ८^१; २३,
 १, ५^१; २३, २^१; २४, ५, २^१;
 १८, ९^१; २५, ५, ३^१; ६, ४^१; ७,
 २^१; १४, ५^१; १७, ४^१; १८, ७;
 जै. १५५; १८०; घ. ५, १२;
 सा. ३, ७, १०; -वाभ्य श. १४, ९, ३,
 ५; वासाम् ऐ. ३, ४७; ४८: ८,
 २३; शां. २, १; ७, १; ८, ३; १०,
 ६^१; श. ३, ६, १, १०^१; ८, ३, १४^१;
 ६, १, २, ३१; ५, ४, १६; ७, ३, २,
 ४; ५, १, ६^१; १०, ५, ४, १५; १२,
 २, २, ७; १३, ४, ३, १५; १४, ५,
 ४, ११^१; ७, ३, १२^१; तै. १, ६, ६ ३;

८, ८, १; २, ७, ५, १; ७, ३; १५, ४;
 ३, ८, १४, ६; जैउ. ४, ८, ३, १; घ. २,
 ३; -वासु ऐ. १, ८; ३, ३१; ४७^१:
 ४८^१; शां. ११, ४; २५, १३;
 शांआ. १०, १; श. १, ८, २, ७;
 ९, २, २६; ३, १, ४, ११; २२; ८,
 ३, ३५; ४, ४, ३; ६, ३, १, ४४^१;
 ४, ४, २; ७, ५, १, १५^१; ८, १, ३,
 २; २, २, ४; ७; ३, २; १४; ३, २, १,
 २; ४, २, ३; ३, २; ५, १, ५; ७, १, २;
 २, १; २; १७; १२, ८, ३, १७; २६;
 १३, ८, १, ५; १४, ५, ५, १८;
 तै. २, ३, ५, ५: ६; तां. ५,
 ५, १८; ६, ४, १५; जै. ८१^१;
 जैउ. १, ९, १, ४; ६: ८; १०; २, २;
 ४; गो. १, १, २६; -वै ऐ. १,
 १३; २, १७; १८^१; २३; ३, १; ३१;
 ३९; ४०^१; ४१^१; ४, ७; १७^१; २६^१;
 ६, २; ११; ७, ६; ८; १३; १५;
 १८^१; ३४^१; ऐआ. १, १, ३; ३, २^१;
 ४; २, २, २^१; ३, ८^१; ६, १; ३, २, १;
 शां. १, ३; ५; २, २; ७; ४, १४; ५, २;
 १०, ३; १२, ६; १३, १; ४; ७; ९;
 १५, ३; ४; १६, १०; ११; १८, ४;
 २५, ११; २७, ६; शांआ. २, १६;
 ३, २; ५, २^१; ४^१; ८, १; ११, १; १२,
 ४; श. १, २, ३, ७; ४, १४; ३, २,
 ४; ६, २, ३; ३, १५; २२; ८, १, ३९;
 २, १, १, १४; २, १, १७; ३, ७^१; ८;
 ९; ३, ३, १०; ४, १६; ३९; ६, १,
 १८; २४; ३७; ४३; ३, १, २, ३^१;
 १८; २, २, २३; ६, १, २८; ८, ४,
 १; ९, १, २०; ४, १, ४; २, ५,
 १७^१; १९; ३, २, २; ४, १, ३; ५, १,
 १३; ४, १^१; ६, ५, ४; ९, २१; ५, १,
 ३, ७^१; ८^१; ९^१; १०^१; ११; ५, ७;
 १०; ६, १, १, ७; २, २७; २, १, १२;
 १५; १९^१; ३५; २, १५; ३, ३, २१;
 ६, १, ५; २, ७; ३, २; ४, १२; ७, १,
 १३^१; ४, ६; ७, १, २, १९; ४, १,
 ४२; २, ३६; ५, १, १५, २०; २,

६^१; ८, २, १, ७; ६, १, ५; २१^१; २,
 १९; ७, २, १७; ३, २१; ९, २, १,
 १७; ३, २, ४; ४, ९; ४, ३, ११; ५,
 २, १०; १०, १, ५, १; ३; २,
 १, १; ४, १^१; २^१; ६, १३; ३, ५,
 १३; ४, १, ९; २, २५; ३, ९; ५, ३;
 ५, ४, १४^१; १५; १८; ११, १, १, ५^१;
 २, २, ५; ३, ३, ७; ४, १, ५; १३; ५,
 ३, १०; ११; ६, २, ४; ३, १०; १२,
 ५, २, १२; ८, १, १९; २२; २, १५^१;
 १६^१; १७^१; २०^१; २१^१; २५; ३५^१;
 ३, २६; ९, १, १०^१; १३, १, ३, ३;
 ३, २, ३^१; ४, १, १२; १३; ४, ५;
 ५, १, ३; १०^१; १४^१; २, ९; २२;
 ३, १; २; ३; ४; ११; ७, १, ३-६;
 १४, २, २, २; ३; ३, २, ३; २२-
 ३०; ४, २, १२; १८; ३, २१^१; ३२^१;
 ५, १, २३^१; ५, १५^१; ६, ७, १७^१-
 १९^१; ९, ९; २९; ११, ५; ७, २, ३;
 ९; ९, २, ४; का. १, २, ३, ५^१; ६; ७;
 ३, १, ३; ४, १, १३; २८; ६, १, १२;
 १५; २४; २८; २, १, २०; तै. १,
 १, १०, ६; ३, २, १; ३, २; ४, १; ७,
 ४, ३; ७, ५; १०, ५; २, १, ३, ६; ३,
 ६, ४; ५, ३, ३; ७, ९, २; ८, ८, ४; ३,
 १, १, ४; २, ८^१; ९; ७, ७, २; ८, ७,
 ३; ९, ९, २; १०, ६, १; ९, १३;
 ११, ३, १; १२, २, ६^१; ३, ३; ६,
 ४; तैआ. १, २, २; ६, २; ७, १;
 २; ४; ११, २; २, १५, १; ३, ११, १^१;
 १४, ३; ४, ३, ६, १; ७, ५, २; ३^१;
 ८, ५, १; १०, १, २; १०, १; ३; तां.
 २, ३, ४; ९, ३; ४, ५, २०; ५, ६, १;
 ८, २; ७, ८, २; १५; ८, ८, २०;
 १०, ३, ४; १६, १, ५; १७, १, ७;
 १८, ५, १४; २१, ५, १; ६; २५, ४,
 ३; ४: ८, २; जै. ४; ६^१; १७; ८८;
 १०८^१; ११२; ११५^१; १३२^१;
 १३४; १३९-१४२; १४४; १६१^१;
 १६८^१; १८६^१; २०९; जैउ: १, २,
 १, १२; २, २^१; ६, १, ५; १२, ४, ५;

१६,२,३;१८,३,८;२,२,४, ११;
 ३,५,९, ३; घ. ५, २; मं. २,१,
 १०; ६,३;१२: सा. ३,६, ११;
 गो. १,१,३१: २,७; १०;३, ७;
 ९;१३;२०: ४,१; ५, २५; २,
 १,२०;२,१८; २१;३, ८; १६;
 २३; ४,४;१८; ५,८; ६, ६;
 -वैण ऐ. ३, ३; २६; ६, ३१;
 ८,७;९; शां. ३,२; ५; ६, १५;
 १०, ३; ११,७;१२,५;७; २५,
 १२;१४; २७,३; सा. १,३,५,
 १०;४,१,२१;३,२१:६,३,२६;
 ७,४,२२; ९,३, ३,५; २,१, ४,
 ११-१३; २,१,३;४:१३; ३,७,
 १,११; ९,१,१३; ५,४,१,१०;
 ५,१४;५,४,१०; ११;१३;६,६,
 ३,३; ७,२,६; ८,२,६; ७,२, २,
 १४;३,३; ४:४,१९;२०;२८;३,
 २,२;४,१, २,५:५, २,३८; ८,६,
 ३,१९; ७,४,९; ९,१,२,२३; २,
 १,११; ३,४३; ३,२,९; ४,४;
 १७; ५,१,५३; १०,१,३,११;२,
 १,११; ५,१६; १२,४,१,८; २,
 १;८,३,१८; १४,१,३,१३;३,२,
 २; १८; ४, १, २४; का. १,
 १,४, ११-१३; २, १, २; तै.
 १, २, ६, ४; ३, ७, १, ९;
 तैआ. २, १८, १; तां. ५,५,६;६,
 ६;८,४,१; २५,४,३; जै. १०१;
 १०२;११६; जैड. १,१,७,५;५,
 १,३; १४, २,१०; १८,२, ९;४,
 ११,३,१३; मं. २,४,११; गो.२,
 १, ३; ४; २६; ६,९; -वैणडव
 सा. ३,१,१,१०; ४,२,९; ८,१,
 २;९,४, १२;२२; का. १, २,१,
 ९; -वैमि: तै. १,७,५,५; ९,६;
 -वैम्य: ऐ. १,१५;३,२; ४,३;
 ४^{१०};६;५,११; ऐआ. २,१,३:८;
 २,२;५,१; शां. १३,९:२८,१;
 सा. १, ४,२,१३; ६,३,७; २०;
 २१;३,८,४,२;४; ४,५,२,६;६,

१,१,७; २,१४; ३,१,३७; ६,४,
 ११; ८,२,११; ८,७,२,१; ९,४,
 २,९; १०,६,३,२; ११,५,४,४;
 १३, १,२,८:९; १४,६,७, १७-
 २०; ७,१,४१; तै. १, ४,७,७;
 ३, ४,८,१; ८,७,३; ९,२२, ४;
 तैआ. १०, ४५, १; तां. ६,३,२:
 सं. १; जै. ६९;७१;११२; गो.
 १,१,२; ७;२,१८; २,२,७;५,२;
 ६,११;१४; -वैषाम् ऐ. १, ६;
 २,१;९:१७: ३,१३;२७:३१;४,
 ३,९;२६;६,२;७.१:८,१४;१५;
 १९; ऐआ. १,१,३: २.१; २,२,
 १;२;३,२,४; शां. १,३:५; ३,
 २; ४,४;१४; ५,२; ७,४; ९,३;
 १०,१-३;१४,१:२:५: १६,११;
 १७,२; १९,२: २६,३; २७,७;
 ३०,५; शांआ. १,१;७:२.१;६;
 ६,३;१७;१८:२०;८,७; सा.१,
 ७,३.५; २,२,३,७;५,२, ३९;६,
 १,३२;२,८; ३,८,३,१: ४,१,१,
 ५;४,३,१०;५,२,६;४,१; ६,२,
 १,३५; २,१५; ४,३,४; ५,१,४;
 ६,१,५; ७,३, ११; ७,३, २,१;
 १६;४,१,२५; ५,१,२२; २६;२.
 १०; ८,४,१, ९:१६: १८: २०;
 २२;२६; ५,४,१; ६,३,४: ७,१,
 ४;२,१८; ९,१,२, ३८:५,१,७;
 १०,२,३,१५; ४,२,३;२१;२७;
 ३०; ११, १,६,३०; १२. ८,२,
 ३५;३,२३;९,१,१०; १३,४,३,
 १५; ५,१,१०; ६,२,२; ७,१,१;
 ३-६;९; १४,१,१,४; ३,२, १;
 ४-१४; ४,२,२९;३, २६; २९;
 ५,१,२; ५,४,११; ५,१-१४;
 १५;६,१०,१८;७,३,१२; का.
 १,२,३,५;५,१,३५: ६,२,४; तै.
 २,२,८,४; ३,८,९,१; १०,३,१:
 तैआ. १,१४,१;२;३; ४;३,१,
 ४;५,१,१; तां. ६,९,२५; ७,८,
 २;८,९,७;१०,६,६; १२,९,१२;

१५, १२,७; १६, १०,११: ११,
 १०;१६,९; १८, ५,२३:६, १७;
 जै. १७;३४:१३९; १६१;१८८;
 जैड. १,१६, २,१०; २,२, १,१;
 ३,१,१,३; घ. २, ७; ५,२; सा.
 २,५,३; गो. १,१,२८;२,९; २,
 १,३;४,२:५,७; -वैषु ऐ.२,१७;
 ४,९;६,३; ऐआ. ३, २, ३; शां.
 २,३;३,४:७; १०,६; ११, ३;६;
 १३,२; १४,४;१७.३: १८,१०;
 २१,६;२४,८; २६,१७:२८,६;
 २९,८; ३०,१०;११; शांआ. २,
 ४;४,६;७,२३; ८,४; सा. १, ८,
 १,३९;२,१४; ३,९,२,३;४,२,
 २,४; ३,३,३; ५,६; ६, ७, ३.
 ११;७,५,२,९;१०; ८,१,१,२;
 १०,२,६,१५; ११,१,१,६;१२,
 ३,४,११;१३,३.५,१:४,३,१५;
 ७,१,१;८,१,३; १४,६,७, १७-
 २०; तै. १,२,४,१;२,३,८,३;३.
 ९,१५,१:१०,९,२; तैआ. १,२२,
 १०; २६,१; तां. ५,७,९; ७,८,
 ७; ८,३,७; ४,११; ८,२०; १६,
 १०,११; १६,९; १८,५, २३;६,
 १७; जै. ४; जैड. ३,५,९ ३;६,
 ४,१; घ. १,५;२,९; सा. १, २,
 १०; गो. १,१, ३;४; १५: २६;
 ३९; ३,२२; २,६,१२; -वै: ऐ.
 १,९;३,३; २७;२८; ४२; ४७;
 ४८;४,१९; ऐआ. १,३,४; शां.
 २,१; २७,३; शांआ. ४, १४;
 ५,३;६,२०; सा. २,१,४,१४;
 ६,४,१; ३,३,२,११;५,१,४,५;
 ६,२,१,१३; ३,१, २३; २४;६,
 ३,३; ७,१,१; २,२; ७,३,१,
 ४१;८,७,३,८; ९,३,४,६; ५,
 १,५३;२,१३; १०,२,६,१५; ४,
 १,१३;५,२, २०;४,८;१५; ११,
 ५,७,६-९; १२,२, २,११;६,
 १,२७; १३,२,७,६; ३,३,१;६,
 २,१०; ११;१३; १४,४,४,१-३;

७, १, ३२: का. १, १, ४, १४; ४, १, २१; ६, ४, १; तै. १, १, ५, २: २, ३, ६, ४; ३, ७, १०, २; तैआ. १, २, १; २; तां. ४, ५, ११; ७, ३, ६; १९, ९, १; जै. ९४; जैड. १, १, ७, ५; ३, २, ५; प. ३, १; ४, १; २; गो. १, १, ५; ६; ८; १०; २८; ३, ८; १०; ४, २, ३; २, ५, ९.
 सर्व-कर्मन्- -मणि गो. १, १, २२.
 सर्व-काम- -म: शां. ४, १०; श. १०, ५, ४, १५; -मस्य शां. ४, १०.
 सर्व-ग- -ग: जैआ. १, ११३.
 सर्व-गण- -ग: तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १; २; ९, ९, ११; -णम् श. १२, ८, १, २२; -णस्य तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १; २; ९, ११.
 सर्व-गण- -णमते. २, ६, ३, ५; -णा: तै. ३, ७, ५, ७.
 सर्व-गन्ध- -म् श. १०, ६, ३, २.
 सर्व-गायत्र- -त्रम् श. ११, ५, २, ९; -त्रे शां. २१, ६.
 सर्व-गृह्य- -ह्याःऽइव श. ३, ४, १, ६.
 सर्वग्रहा(-हऽअ-)धिपति- -तये प. ५, १२.
 सर्व-चरु- -रौ ऐ. ६, १; शां. २९, १.
 सर्व-च्छन्दस्- -न्दसाम् गो. १, ३, १६.
 सर्व-जन- -नस्य सा. २, ६, ५.
 सर्व-जव- -वेन जैड. ४, १०, ३, ६; १०.
 सर्व-जागत- -तम् श. ११, ५, २, ९; -तानि, -ते शां. २१, ६.
 सर्व-जित्- -जित् शांआ. ४, ७; तां. २२, ८, १; -जित: शांआ. ४, ७; -जितां तां. १६, ७, २; २२, ८, ४.
 सर्व-ज्यानि- -नि: शां. २५, १४; -निम् श. १०, ५, ५, ८; १४, ४, ३, २३; तां. ६, ७, १५; २५, १०, २०; सं. १; गो. १, ३, १३.
 सर्व-ज्योतिस्- -ति: तां. १६, ९, १.

सर्व-तनु, नू- -नु: तैआ. २, १८, १; -नुम् तैआ. ६, ३, २; -नू: श. ४, ६, १, १; ११, १, ८, ६; १२, ८, ३, ३१.
 सर्व-त्सः() ऐ. १, २८; २, २३; २७; ३४; ३, १०; ४, २३; ८, १०; ११; २१; २२; २३; ऐआ. २, ३, ५; शां. १३, ६; २९, ३; शांआ. ७, ४; श. १, १, ३, ५; ४, २, १५; ६, १, १२; १५; २, ३, ४, ४०; ६, १, ११; ३, १, ३, ११; ५, १, ३४; ७, ४, ६; ९, ४, २१; ४, १, ५, १; ५, २, २, ७; ५, १, ६; १२; ६, २, १, ३२; ३, १, २७; ३, १४; २०; २४; ५, २, ३; १४; ७, १, १, १३; २, १, ११; ३, १, २४; २, ७, ४, ६; २, १९; ४, १, ३२; ३४; ५, २, ४०; ६२; ८, १, १, २; ६; ११; ३, १०; ४, ३; २, १, ८; १५; २, ४; ६; ३, २; ५; ८; ३, १, ११; १३; ४, ३, २०; ४, ८; ५, १, ४; ५; ६; ७; २, २; ४, ३; ६, १, २३; ९, १, २, २; ३; २०; ३२; ३४; २, १, ११; १२; ४, १, १४; १५; १०, ५, २, ४; ५; १२, ८, ३, १७; १४, ३, १, २१; २५; ९, ४, २२; का. १, ४, १, २९; ६, १, ८; २, १, ३, २; २, ३, ६; तै. १, ६, ६, ३; २, ६, ५, ५; ३, २, ३, ५; ७, ४, १; ६, ११; १२; तैआ. ५, ४, १३; ८, ९; ७, ४, ३; १०, ४५, १; जैड. १, ९, ३, १; ४, ११, ३, ९; सं. २, ६, ४; गो. १, १, २२; २, २, १०; सर्वतःऽइव श. १, १, ३, ५; २, ६, १, ११.
 सर्वतोद्धार- -म् जैड. १, ९, ३, २; ३.
 सर्वतोमुख- -ख: श. २, ६, ३, १४; १५; १६; १७; का. १, ६, ३, १०; तै. २, २, १०, ८.
 सर्व-ताति- -ता तै. २, ७, १५, १.

सर्व-त्र श. १, ७, ३, ७; २, ४, २, १२; ३, ९; ४, ४, १, १८; का. १, ३, २, ९; ३, १०; प. ३, १२; तां. ६, ३, १४; सं. २; ५; सा. २, ३, ६; ४, १; ३, ७, २.
 सर्वा(-त्रऽआ-)पि(✓आप्)- -पि: -पिम् तां. ६, ३, १४.
 सर्व-त्रैष्टुभ- -भम् श. ११, ५, २, ९; -भे शां. २१, ६.
 सर्व-त्व- -त्वाय श. १, १, ४, १; ३; ३, १, २५; ७, १, १८; २, १, ४, ३; ३, १, १६; ३, १, २, १३; ३, ६, ३, २, ७, ५, १, २३; २, १४; ७, २, ८; ५, १, २, १; ३, ४, १५; ११, ५, ९, २; १३, २, ५, ४; ३, १, ४; २, २; ३; ३, २; ६; ४, १, ८; ५, २, २; का. १, १, ४, २; ३, १, ९; २, १, ३, ८; तै. १, ३, २, ६; ३, २, ३; ३, ४, ६; ८, ९, ३; ९, २, ४; १६, ४; तैआ. १, २५, १; तां. २१, ४, ४; ९; जै. १८४.
 सर्व-त्सर- -र: श. ११, १, ६, १२.
 सर्व-त्सर-न्व- -म् श. ११, १, ६, १२.
 सर्व-द्वा श. ६, ६, ३, ३; ७, ५, २, ५४; ८, ५, १, १७; ६, ३, १८; ९, २, ३, ४२; १०, ५, ३, १२; ११, १, ७, ४; १४, ४, २, २९; ३, १; ६; तैआ. १, ८, ५; ६. ७, ४, २.
 सर्व-देवत्यं, त्या- -त्य: ऐ. ३, ३, १; श. ६, १, २, २८; ३, ३, २१; ६, २, ७; ४, ६; ७, ४, १, ४२; ९, ५, २, १०; जै. १८; प. ४, ४; -त्यम् शां. २१, ४; श. १०, ६, ५, ८; ११, ५, ३, ११; १२; १३, ४, १, १३; तै. १, १, ६, ११; ३, ७, ३; तां. ७, ८, २; -त्या श. ७, २, २, १२; गो. १, २, ५; -त्या: ऐ. २, १२; -त्यानि शां. १४, ५; -त्ये तै. १, ८, ६, १.
 सर्व-धातम- -म् शांआ. ९, १; तैआ. १, ११, ३.

सर्व-पर- -म् गो. १, १, ३०.
 सर्व-पराजित्- -जित् शां. २, १, १४.
 सर्व-परो(क्ष→)क्षा- -क्षा सं. १.
 सर्व-पशु- -म् तै. १, २, १, १९.
 सर्व-पापशमन- -नाय ष. १, ३-१२.
 सर्व-पृष्ठ, घा- -ष्ठः ऐ. ४, १९; शां. २, १, १४; श. ४, ६, १, १५; १०, २, ५, १६; १३, ७, १, १२; १४, २, २, ४७; तै. १, ४, ७, ७; गो. २, ५, ९; -ष्टम् श. १२, २, १, ८; ३, ३, ६; -छा श. ९, ४, ३, ११; -छायै शां. १९, ५; -छे शां. २, १, १२; श. ४, ५, ४, १४; ६, १, १५; १४, २, २, ४७; तैआ. ५, ६, ३; -छेन श. १०, २, ५, १६.
 सर्वपृष्ठ-रूप- -म् जै. १३०.
 सर्व-प्रत्य(क्ष→)क्षा- -क्षा सं. १.
 सर्व-प्रायश्चित्त- -म् ष. १, ६.
 सर्वप्रायश्चित्ति- -त्तयः जैउ. ३, ४, ३, ३; -त्तिः ऐ. ५, ३२; -त्तीः श. १२, ४, १, ८.
 सर्व-भक्ष- -क्षान् ऐ. ३, ३२.
 सर्व-भूत- -तानाम् तैआ. १०, १, १०; २१, १; ४७, १; -तानि तैआ. १०, ६३, १.
 सर्वभूत-दमन- -नाय तैआ. १०, ४४, १.
 सर्वभूत-संहिता- -त्ता शां. ७, २२.
 सर्वभूता(-तऽअ)-धिपति- -त्तये तैआ. १, ३१, ३; ष. १, १०.
 सर्व-भूमि- -मिः ऐ. ८, ११.
 सर्व-मय- -यः श. १४, ७, २, ६.
 सर्व-महस्- -हसे गो. २, ५, ८.
 सर्व-मृत्यु- -त्योः जैउ. ४, ७, १, ९; २, ८; १, ८.
 सर्व-मेघ- -यः श. १३, ७, १, २; १२; गो. १, ५, ७; -धात् गो. १, १, ३९; ५, ७; -धे श. १३, ७, १, १; ष. ४, ३; -धेन श. १३, ७, १, १४; गो. १, ५, ८.

सर्व-यज्ञ- -ज्ञैः शां. २७, ४,
 सर्व-युज्- -युजः ऐआ. २, ३, ८.
 सर्व-रस- -म् श. १०, ६, ३, २.
 सर्वरस-भक्ष- -क्षाः गो. १, ३, १९.
 सर्व-राज्- -राट् श. ३, ५, ४, १, १; गो. १, ५, ८.
 सर्व-रूप, पा- -पः ऐ. ४, २६; श. १३, ४, २, ३; जैउ. १, ८, ३, ६; -पम् शां. २१, ४; २३, ७; -पाः ऐ. ४, २६; ८, ४; तैआ. १०, १०, १; -पान् ऐ. ६, १८; -पाभिः ऐ. ८, ४.
 सर्वरूप-ता- -तायै ऐ. ४, २६; ८, ४; ७.
 सर्व-रोहित- -म् श. ३, ५, ४, २३.
 सर्व-लोक- -म् ऐआ. ३, १, २.
 सर्व-वचोगतसममित- -म् सा. १, ४, २, १.
 सर्व-विद्- -वित् श. १४, ६, ७, ४; गो. १, २, १८; ५, ११.
 सर्व-विद्या- -द्या तै. ३, १०, ११, ४; १२, ५, २; -द्यानाम् तैआ. १०, ४७, १.
 सर्व-वेदच्छन्दस- -सेन शांआ. ११, ७, ८.
 सर्व-वेदब्रह्मचर्य- -म् गो. १, २, ५.
 सर्व-विभु- -भु गो. १, १, १६.
 सर्व-वीर- -रः ऐ. १, १३; श. ४, ४, १४; तै. २, ४, १, ६; तैआ. ६, १, १; -रम् श. ४, ४, ४, १४; ५, २, २, ६; तै. २, ४, ५, १; सं. २, ३, ५.
 सर्व-वृ(द्ध→)द्धा- -द्धा सं. १.
 सर्व-वेदसु- -सम् श. ४, ६, १, १५; ८, ६, ३, २४; १०, २, ५, १६; १३, ६, २, १९; १४, २, २, ४७; तै. ३, ११, ८, १; तैआ. १०, ६४, १; तां. ६, ७, १५; -सात् शां. २५, १४; -से श. ४, ६, १, १५; १४, २, २, ४७; -सेन तै. १, ४,

७, ७; तां. ९, ३, १.
 सर्व-व्यापत्- -पत् ऐ. १, ३२; ३४.
 सर्व-व्यापिन्- -पि गो. १, १, १६.
 सर्व-व्रात- -म् तै. १, ७, ४, ३.
 सर्व-श(ब्द→)ब्दा- -ब्दा शांआ. ७, २३.
 सर्व-शुस्(ः) ऐआ. १, २, ४; तै. २, १, १०, २; ३, ७, ४, ११; १२, ९, १; ६; तैआ. १०, १, २.
 सर्व-शान्ति- -न्त्या तैआ. ४, ४२, ५.
 सर्व-समृद्ध, द्वा- -द्वाः ऐ. ४, २६; -द्वाः ऐ. ४, २६; ८, ४; -द्वान् ऐ. ६, १८; -द्वाभिः ऐ. ८, ४; -द्घेन श. ११, ४, ४, ७; १२.
 सर्व-समृद्धि- -द्घयै ऐ. ४, २६; ८, ४.
 सर्व-सम्पद्- -म्पद् श. दि. ७, १, २८.
 सर्व-सवनभाज- -भाञ्जि शां. २७, ७.
 सर्व-सामन्- -मानम् श. १२, ३, १, ९.
 सर्व-सुरभि- -भि श. ३, २, २, १५; १२, ८, ३, १६.
 सर्व-स्तोम, मा- -मः ऐ. ४, १९; शां. २४, १; २५, १४; श. १३, ३, १, ४; ३, ६; ५, ३, ९; तां. १९, ९, १; २०, ११, १; ११; २१, ४, १; १२; २२, ८, १; ५; १७, १; २३, १, १; ४; २४, १२, १; १३, १; जै. १५३; गो. २, ५, ९; -मम् शां. १९, १०; श. १२, ३, १, ९; -मा श. ९, ४, ३, ११; -माभ्याम् जै. १५३; -मेन तां. २०, २, २; जै. ९७.
 सर्व-स्वार- -रः तां. १७, १२, १.
 सर्व-हर- -रः शां. २, ९.
 सर्व-हरि- -रैः शां. २, ५, ७; ८.
 सर्व-हुत्- -हुतः तै. ३, ८, २०, ५; तैआ. ३, १२, ४; -हुतम् श. १, ६, २, ४; ३, २, १, २३; १३, १, ३, १; ५; ५, २, ३; तै. ३, ८, ६, १;

८, १; -हुन्ति ऐ. ७, २.
 सर्वा(-र्वडआ-)मय- -म् शां. १, ५.
 सर्वा(-र्वडअ-)ङ्ग- -ङ्गम् गो. २, ४, ७;
 -ङ्गाणि जै. ४, १०, ४, ८; -ङ्गेषु
 सं. १, ३, ६.
 १सर्वा(-र्वडआ-)त्मन्- -त्मना श.
 ११, ५, ६, ४-८.
 २सर्वात्मन्- -त्मा तैआ. ३, ११, २;
 -त्मानः तै. ३, ७, ५, ७; -त्मानम्
 ऐ. २, ६.
 १सर्वा(-र्वडअ-)नुभू- -भूः शांआ.
 १३, १; श. १४, ५, ५, १९.
 २सर्वानुभू- -भूम तै. ३, १२, ९, ७.
 सर्वा(-र्वडअ-)नुष्टुभ- -म् श. ११,
 ५, २, ९.
 सर्वा(-र्वडअ-)न्तर- -रः श. १४, ६,
 ४, १३, ५, ११.
 सर्वान्तर-तम- -मानि वै. १, २, १.
 सर्वा(-र्वडआ-)प्ति- -प्तिः ऐ. ८, ७;
 शांआ. ५, ३, ३; श. १३, ५, २, ९; २२.
 सर्वा(-र्वडआ-)भरणिन्- -णी जै.
 १३४.
 सर्वा(-र्वडआ-)यु- -युः ऐ. २, ७, २१;
 ३०; ३, ८; १४; ३४; ४, ७; १०; श.
 १४, ३, १, १८; तै. २, ५, ७, २;
 ७, ७, ६; तैआ. १०, २६, १.
 सर्वायु-त्व- -त्वाय ऐ. २, ७, २१;
 ३०; ३, ८; १४; ३४; ४, ७; १०;
 शां. ७, १०; १०, ४; १३, ५; ९;
 १४, ४.
 सर्वायुस्- -युपम् तैआ. ८, ३, १.
 सर्वा(-र्वडअ-)र्थ- -र्थाः तैआ. १,
 ३१, ५.
 सर्वा(-र्वडअ-)वत्- -वतः श. १४, ७,
 १, १०.
 सर्वा(-र्वडअ-)वृ(द्ध)धा- -द्धा
 सं. १.
 सर्वाइय(-र्व√अश्)- -म्इव
 श. ३, १, २; २१.
 सर्वे(-र्वडइ)-न्द्रियसम्पन्न- -न्नः गो.

२, २, ६.
 सर्वोपधु- -धः तै. ३, १०, १, ४; -धम्
 श. ३, २, २, १५; ७, २, ४, १३;
 १४^३; १९; २०^३; ९, ३, ४, ४^३; १३,
 ८, ३, १^३; १४, ९, ३, १; तैआ. ८,
 २, १^३; -धस्य शां. ९, ८; -धात्
 श. १०, १, ५, २^३.
 १सर्वहृत्- -हृत् जै. ३८.
 सर्वप- -पान् प. ५, २; सा. २, १, १०;
 ३, १, ७; ८.
 सर्वप-तैल- -लेन सा. २, ५, ४; ३, ६,
 १०-१२.
 स-लक्षमन्- -क्षमा श. ३, ८, ३, ३७.
 सलानृकी- -न्या तैआ. १, ६, ३.
 =सालानृकी- अद्र.
 सलिल- -लः श. १२, ६, १, ३६; १४,
 ७, १, ३, १; -लःइव तां. ५, ३,
 ३; -लम् ऐआ. ५, ३, २; शांआ.
 २, १८^३; श. ३, ६, २, ५; ११, १,
 ६, १; तै. १, १, ३, ५; ५, २, ५; २,
 २, ९, ३; ८, ९, ४; तैआ. १, २३,
 १; तां. ५, ३, ३; जै. ८८; २१२^३;
 जै. १, १८, १, १; प. ५, ७;
 -लस्य ऐ. ८, २१; ऐआ. ५, ३,
 २; श. ३, ६, २, ४; ५; १३, ७, १,
 १५; गो. १, २, ८; -लात् गो. १,
 २, १८; -लान् तै. ३, १२, ७, २^३;
 -लानि ऐआ. १, ५, ३; तै. २, ४,
 ६, ११; तैआ. १, ९, ४; -लाय श.
 १२, ६, १, ३६; तैआ. ४, ९, १; -ले
 जै. १, १८, १, ५. =सरिर- गद्र.
 सलिलापीत- -ते जैआ. २, २३, ७.
 स-लोक- -कः श. २, २, ४, १८; ३, ७,
 १, २, ५; ११, २, ६, १२; का. १, २, ४,
 १३; सं. ४; गो. १, ४, ७-१०;
 ५, ६; ७; ९; -कम् श. १३, २, ७,
 १२; ४, ३, ३; ४, ३; ४; ८, २, ३.
 सलोक-ता- -ताम् ऐ. १, ६; २, २४;
 ३, ४१; ४४; ६, ३२^३; ऐआ. ३, २,
 १; २; शां. ७, १^३; ८, ३; १८, १०^३;

२१, १^३; शांआ. ८, १; २; श. २,
 ६, ४, ८^३; ५, २, २, १४; ११, ४, ४,
 २-७; ६, २, २; ३; १२, १, ३, १-
 २१; १३, ४, ३, १५; १४, ४, १,
 २४; ३, ३४; ८, १४, १-४; का. १,
 ६, ४, ९^३; तै. १, ५, १०, ४-७; ३,
 १, ६, १^३; ९, २०, २; १०, १०, ४;
 ११, ६^३; ७^३; ११, १०, १^३; २; १२,
 ५, ११; ९, ८; तैआ. १०, १४, १;
 ६४, १; तां. २, ५, १८, ६; जै. ७;
 जै. १, ६, ३, ४; १२, २, १०; ३,
 ६, २, २; ४, १२, २, ६^३; गो. १, ४,
 ८^३; १०^३; २, ४, १०^३; -तायाम्
 शां. ११, ६; १४, ५; -तायै जै. ७६.
 स-लोमन्- -म शां. ८, ९; २२, ७^३; श.
 २, १, २, १; ४, २, ५, १४; ६, ३, ३;
 ५, ३, ५, २६; १२, ७, २, १६; का.
 १, १, २, १; तां. २०, १६, ७^३;
 -मा ऐ. ८, ३.
 सलोम-ता- -तायै शां. २८, २^३.
 सलोम-त्व- -त्वाय तै. १, ५, ११, ४;
 तां. ४, ३, ९; ५, १४; ७, ७; ६, १, ५;
 ९, १, १५; ७, ३; ८; ११, ११, २;
 १३, ६, २; १४, ६, १.
 सत्व- -त्वान् श. १०, ४, १, १०;
 -त्वानाम् श. १०, ४, १, १०; जै.
 १५६.
 १सव(√१सु)- -वः श. ९, ४, ४, ८;
 तै. १, ३, ८, ३; २, ७, ४, १; तां.
 १८, १०, १; -वम् श. ५, ३, ५,
 ३१-३६; ३७^३; ९, ३, ४, ५; ४, १,
 १३; ३, १२; ४, ८; तै. १, ८, ७, १;
 तां. १८, ८, १; -वस्य श. ४, २, १,
 २३; ५, ३, ३, १३; ९, ३, ४, ५; तै.
 १, ३, ५, ३; -वाः श. ९, ३, ४, ९;
 -वात् तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०,
 १; -वानाम् श. ५, ३, ३, ११; ९,
 ४, ३, १६; -वाभ्याम् श. १२,
 ८, २, १३^३; -वाय श. ९, ४, ३,
 १२; १३; तै. २, ८, ६, १; -येन

श. ९, ३, ४, ५; ४, १, १, ३; १२^३;
१३^३; -वेभ्यः श. १०, १, ५, ३:
-त्रैः श. ९, ३, ४, ६^३.

सर्व-विध- -धः श. ११, ७, २,
१^३.

सर्वन- नम् ए. २, २४; ३, २७^३-
२९^३; ४, ४^३; ५, ४-६; ८; १२; १३;
१५-२१; ६, ११^३; शां. १२, ६; ७;
१४, १^३; ३^३; ४; ५; ११, १^३; ३; १६,
१^३; ४; १७, ४; १८, ११; २९, २^३;
३०, १^३; श. २, ४, ४, १२^३; ४, १,
१, १०^३; २, ३, १४; १७; ५, २०^३;
३, २, ८^३; ३, २; ६^३; १९; ५, १^३; २,
१२; १७; ४, ४, १, १८; २, २; ४,
१०; ५, ३, ५; ७, ५, ३, ३; ९, ५, १
२५; ११, ५, ९, ७^३; ७, २, ३, ५; १२,
२, ४, २-७; ८, २, ९; १३, ५, १, ९;
१०; १४, १, १, १५-१७; ३, १,
२९^३; का. १, ३, ४, ७^३; तै. १, ४,
५, १; ५, ११, ४; ८, १०, ३; ३, ८,
१२, १; २; तैआ. ७, १, ६; तां. ५,
१०, १०; ६, ३, ११; ७, ३, १; ३:
२१^३; ४, १; ६; ९, १, १५; ७, २^३; ७;
१३, ९, २; १६, १, ६^३; २, ७; १०,
३-५; १८, ६, ७; ८; २१; ११, १०;
२०, ६, १; ७, १; १४, १^३; २१, ७,
१; ११, १^३; २५, १४, ४; जै. ६३;
८९^३; १०२^३; १०८^३; १३०^३;
१३३^३; १४१^३; १५३; जैड. १,
१२, ३, ३; ४, २, १, ५^३; ७; प. १,
४; गो. १, ४, ७; ८; ५, ४^६; २३;
२, २, २१^३; ३, १७; २३^३; ४,
४^३; १८; ६, ७; -नयोः ऐ. ३, २९;
४४; ५, १०; ६, २; ८; १२; २३;
शां. १३, २; २८, ३; श. ४, २, ५,
१९; २२; जै. १३९; गो. २, ४,
१०; ६, ५; १०; -नस्य ऐ. २, ३२;
६, १२; शां. १३, २^३; १४, २; १५,
१; १६, १^३; २९, २; ३०, १^३; श.
४, ४, ३, ४^३; ५^३; १२, ८, २, ९; १४,

२, २, ६; तै. १, ४, ५, १-३; जैड.
१, १२, ३, ३^३; गो. २, ४, १८;
-नाः गो. १, ५, २३^३; -नात् ऐ.
३, ३०; ४, ४; श. ४, ३, ३, १९; तै.
१, ४, ५, २; ३; ३, ८, १२, १; तां.
७, ४, ८; ९, ७, ६; ७; -नानाम् ऐ.
२, २३^३; ३२; ३, १३; २१; २७;
ऐआ. १, २, १; शां. १२, ६; १३,
२; १८, ११; १९, ५; श. ४, १, १,
५; तां. ७, ३, १९; १८, ५, १६^३;
जै. २३; ६३; प. १, ३; गो. २,
४, २; -नानि ऐ. २, २३; २४; ३,
३९; ६, ४; १७; ऐआ. २, ३, ३;
शां. १२, ६; १४, ५; १५, ३; श.
३, ९, २, ३; ४, २, २, ४; १०^३; ४,
५; ३, २, १०; ५, १; ५, ३, ७; ८, ७,
३, २१^३; ११, ५, ९, ४; १२; तै. १,
५, ६, ६; तैआ. १०, ६४, १; तां.
३, ११, ४; ६, ३, १४^३; ८, ४, १;
१८, ४, ४; १, १६; ६, ६; जै. ४८;
९९; १०२; १६४; प. १, ४; गो.
१, २, १६; २, २, १०^३; ५, ११;
-नाभ्याम् ऐ. ३, २७^३; ५, ३; तां.
१९, १२, ५; जै. ४७; ४८; १३०^३;
-ने ऐ. २, २३; ३, २७; २९; ३०.
५, ३४; ६, १२; ८, १; शां. १३, २;
१४, १; ३^३; ५^३; १६, २; २२, २; श.
४, २, ३, ५; ६; १४; १७; ३, २, १०;
३, १२; १९; ५, २^३; ३; ८; १७; ४,
१, २; १६; १८; २, २^३; ३; ५, ३, ८;
४, ७; ९, १३; ५, १, २, १९; ४, १^३;
३, ५, १; ११, ७, २, ५; १४, ३, १,
२९; तै. १, ४, ५, २; ५, ११, ३;
४^३; २, ७, १, ३; तां. ८, ४, १^३; २^३;
१२, १३, ८; १८, ३, २; ४, ४; ११,
१०; २१, १३, १^३; २४, १३, ४; जै.
४८; ८८^३; १०२; १३३; १३९^३;
१४२; जैड. १, ४, २, ५; प. २,
६; गो. १, ५, १३^३; १५; २, २, १४;
१६; ३. १७^३; २३; ४, १०^३; ५, ८;

११; -नेऽ-ने श. ३, ६, १,
२९; तै. १, ३, ५, १; -नेन ऐ. ३,
२७; शां. १८, ९; श. १२, ३, ४,
१; ८, २, ९; तां. ८, ३, ५; ४, ९;
१०, ५, १७; जै. ८८; जैड. ४,
२, १, ४; -नेभ्यः ऐ. ३, २; ४, ४;
ऐआ. २, ३, ३; श. ११, ५, ९, ७; जै.
१६४; -नेषु ऐ. ६, २; शां. १३, २;
१४, ४; श. ३, ९, २, ३^३; ४, २,
२, ४^३; ३, ३, २; १२, ३, ४, ६;
-नेः ऐ. २, ३२^३; ३, २७; शां.
१३, २; १८, ९; श. १२, ३, ५,
१०; ८, २, ११; तां. १६, १०,
३; गो. १, ४, २४; २, २, १०.

सर्वन-कृत्व- -त्तम्, -त्ता श. ३,
२, १, ४०.

सर्वन-गत- -तौ सा. १, ७, ५.

सर्वन-तति- -तिः शां. १५, १;
१६, १.

सर्वन-धरण- -गम् शां. २२, ७;
८; २३, १; २; ६; ७; २४, ६-८;
-गानि २२, ७^३; शां. ३०, २.

सर्वन-धारण- -गम् गो. २, ६,
१६.

सर्वन-पङ्क्ति- -ङ्क्तिः, -ङ्क्तिनां,
-ङ्क्तिम् ऐ. २, २४.

सर्वन-भाजू- -भाक्, -भाजः
ऐ. ७, ३४.

सर्वन-मुख- -खात्ऽ-खात्,
-खेऽ-खे तां. ९, ४, ४.

सर्वनमुखीय- -येषु प. २, ५;
६; ७.

सर्वना(-नऽअ-)रप्य- -रप्यानि जै.
१६८.

सर्वनीय- -यस्य ऐ. ४, १९; २२;
शां. २५, १०; गो. १, ३, १८;
-याः श. १३, ५, १, ३; ३, ११;
तै. २, ७, ११, १; -येन श.
९, ५, १, २६; तां. ५, १०, ९; १०;
११; -यैः श. ४, २, ५, १^३; १६.

रसव(✓रसु रसु)-चः श. ५, ३,
 १, ५; तै. १, ८, ८, ३; -वाः तै.
 १, ४, २, ४; ५, ८, १; -वात् तै. १,
 ८, ८, ३; -वात् शां. १९, ५; तै.
 १, ४, २, ४; ५, ४, १; -वाय ऐ. ५,
 १३; शां. २३, ८; -वे श. ५, १,
 ५, २; ३-५; १; ६, ३, १, १४; १२,
 ८, ३, २, ९; १, २, १, १३; २, ६, ५,
 ५; २, २, ९, ८; ५, ५, १ ४; गो. २, २,
 १५; जैन तै. १, ४, ८, २; २, ५, १६,
 २. १सव-ग्रन्.

रसवित्त-०वित्तः ऐ. १, १६; २२; ४.
 ३०; ५, २; ८; १७; २१; ७, १६;
 २०; ऐशा. १, ५, ३; शां. ८, १; १०,
 ९; २०, २; २०, ५; २३, ३; २५,
 ९; २६, १७; शांआ. २, १८; श.
 १, २, ४, १६; १७; १९; ५, १,
 १५; ८, ४, २१; ३, ६, ३, १८;
 ४, ४, १, ६; ६, ६, ६; ५, १, १,
 १४; १६; ६, ३, १, १९; २०; १३,
 ४, २, १०; ५, १, ११; ६, २, ९;
 का. २, २, २, ९; १०; ११; तै. १,
 ४, ८, २; ३; २, ४, ४, ५; ६, ३;
 ६, ३, ४; ५, १५, १; ३, २, ९, ३;
 ५, ६, २; ९, ४, ३; तैआ. १०, १०,
 २; ४, ९; तां. २१, १०, १५;
 मं. १, १, १; जै. १५, १; सा. १,
 ८, ७; गो. २, १, ४; -वित्ता ऐ. १,
 ८; १३; १६; १९; २२; ३०;
 २, २; ३, २९; ३०; ४, ३२; ५,
 ५; ८; १३; ७, १६; ८, ६; १२;
 १७; शां. ५, २; ६, १४; ७,
 ६; ८, ७; १६, २; १८, १;
 २०, ३; ४; २१, २; ३; २२,
 २; ५; ९; २३, ३; ८; २५, २;
 श. १, १, २, १७; ३, ६; ४, २३; २,
 १, १९; २, १; २, १४; ४, ४; ५, १,
 ४; १६; ४, ८; १४; २, ३, ४,
 ३, ९; ५, १, १०; ४, ५; ३, १, ३,
 २, २; २, २, ५; ३, ११; १८; ३,
 २, १०; ५, ३, १०; ७, १, ११; ८,

४, १३; ९, १, २०; ३, १४; ४, ३;
 ४, ४, १, १; ३; ४; ५; ७; ९; १०;
 ४, ९; १, १, ४; १५; ४, ४; ५,
 १६; ३, १, ७; ३, २; ११; ५, ८; ४,
 ४, ९; ५, ६; ५, ४, ३०; ६, ३, १, १;
 ६; ७; १३; १५; १८; १९; २०;
 ४१; ४, ३, १०; ५, ४, ११; ६, १,
 २१; ७, २, ४; ७, २, १, २०; ९, २,
 ३, १२; ४, ३, १६; १०, २, २, ४;
 ६, ५; ३, २, २; ११, ४, ३, ३; ६; ७;
 १४; १२, ३, ५, १; ६, १, ६; ९, १,
 १५-१७; १२, १, ४, २; २, ७, १२;
 ४, २, ६; ७; ९; १०; ५, १, ११;
 ८, २, ५; ६; ३, ३; १४, १, ३, १३;
 २, २, ९; का. १, ४, १, २८; ३, ८;
 ५, ३, ५; २, १, २, १३; ३, ३; २४;
 ४, १८; १९; २, १, ११; २, ३; तै.
 १, ६, २, २; ६; ४, १; ७, ४, २; १०,
 २; ३; २, ३, ९, ७; ४, ४, ६; ५, ३,
 ३; ७, ४; ६, ४, १; ३; १३, २; ३;
 १४, ६; १८, ४; ७, १५, ५; १६, २;
 १७, २; ३; ८, ६, १; ३, १, १, ९;
 ३, ३; ८, ११; २, १, ४; ५, २; ११;
 ६, ४; ८, ६; ३, ७, ६; ८, १०; ६, १,
 २; ७, ७, १४; १०, १; १३, ४; ९,
 १३, २; १०, १, २; ९, ७; १०, ३;
 तैआ. १, १०, ३; ११, ३; १२, ५;
 २, ११, १; ३, ८, १; ११, ७; ४, ३,
 २; ५, १; ५, ३, ६; ४, ४; ७, ११;
 १२, १; ६, १, २; ३, ३; ४, २; ६, १;
 २; ७, ३; १०, १, १२; तां. १६, ५,
 १७; २४, १५, २; जै. १६१; जैठ.
 ३, ४, ४, ३; ७, ३, २; ४, ५, १, १;
 ७, २, १०; १२, १, १; ३; ५, ७;
 ९; ११; १३; १५; १७; मं. १,
 १, १२; २, १६; ६, १; १५; २, २,
 ७; गो. १, १, २९; ३, २; ३, ३;
 ३, ४; २, ७; ५, २, २; २, १, २०; २,
 १०; १२; १४; ४, ७; -वित्ताइव तै.
 २, ३, ९, ७; -वित्तास्म ऐ. १, ७;
 १९; ३, २९; ३०; ५, १३; ७, १६;

शां. ५, २; ७, ८; १६, २; २३, ८;
 २७, २; श. १, २, ४, १६; ५, १,
 १५; ७, ४, ८; १४; २१; ३, ३, २,
 १२; ८, ४, १३; ४, ५, १, ४; ६, ६,
 ७; ८; ५, १, १, ४; १५; ५, १६; २,
 २, ९; ४, ४, ९; ६, ३, १, ६; ७; १०,
 २, ६, ६; १३, ५, १, ११; ६, २, ९;
 १४, १, ३, २१; तै. १, ७, १०, २;
 २, ६, ११, ९; तैआ. १, १०, ३; ३,
 ११, २; ४; १०, १०, २; ५, ५, १;
 गो. २, १, २०; -वित्तुः ऐ. १, ९; ४,
 ३०; ३२; ५, २; ५; ८; १३; १७;
 १९; २१; ८, ७; ऐआ. १, ५,
 ३; शां. ६, १४; १६, ३; १९,
 ९; २०, २; २१, २; ४; २२,
 २; २३, ३; २५, ९; २६, १०;
 शांआ. २, १८; २, १; ८; श. १,
 १, २, १७; ३, ६; २, २, १; ४, ४;
 ३, १, २३; २, ४, १, ७; ७, ४, १३;
 २, ३, ४, २९; ३, ५, ३, १२; ४, ४; ६,
 १, ४; ७, १, १; ४, २; ९, ४, ३; ४, ६,
 ६, ६; ५, १, ५, २-५; १५;
 २, २, १३; ४, १७; ३, ५, १६; ६,
 ३, १, १४; १६; ३, ८; ४, १, १;
 ६, १, २१; ८, ४, २, १०; ९, २,
 ३, ३, ८; ३, ४, १७; १०, २, २, ४;
 १२, ८, ३, २९; १३, ४, २, १२; १३;
 ६, २, ९; १४, १, २, ७; ८; ३,
 २१; २, १, ६; ९, ३, ११; का. १, ४,
 १, २, ८; २, १, २, १३; ३, ३; २, १,
 १; २, ३; तै. १, २, १, १३; ३, ६,
 १; ८, ३; ५, १, ३; ३, १; ७, १, ९;
 २, १, ७, १; ८, २; ६, ५, २; ३; ७;
 ८, ६, २-४; ३, २, २, १; ४, ५;
 ६, ३; ८, १; ९, १; ८; ७, ४, १४; ७,
 १४; ८, ३, २; तैआ. १, ३, २; ११,
 २; ३; ५; १५, १; २, ९, २; १०, १;
 ४, २, १; ५, ३; ८, १; ५, २, ५; ७,
 १; ६, ३, २; ६, २; ९, २; १०, १, ४;
 २७, १; तां. १, ८, १; २४, १५,
 ४; जै. ९; १३९; जैठ. ४, १२.

२, १; ४; ६; आ. जैआ. १, १७७;
 ४६४; मं. १, ६, १८; २९; दं. ३,
 २५; गो. १, १, ३२; ३४; २, १,
 २; २, १०; १५; ५, ८; -वित्रा ऐ.
 १, ७; ७, २०; शां. १६, ३; श.
 २, ३, १, ३७; ३८; ३, २, ३, १८;
 ४, ६, ६, ८; ५, ४, ५, २; ६, ३, १,
 १४; १२, ८, ३, २९; १४, १, ४, ४-
 ६; का. १, ३, १, २६; २७; तै.
 १, ६, २, ७; ८, १, १; ४, १; ३,
 ७, ६, २; तैआ. ४, ७, १; २; ४; ५,
 ६, ९; जैउ. ३, ४, ४, ३; ६;
 -वित्रे ऐ. १, २८; ६, १३; श. ३,
 ६, ३, १८; ४, १, ७; ५, ३, ३, ०;
 ५, ८; ८, ४, २, १०; ११, ५, ४, ३;
 १२, ६, १, ६; १३, १, ३, ३; ४, २,
 ६; ९; १२; १४, २, २, ९; ९, ३,
 ८; ४, १८; तै. १, ८, ३, ४; ३, १,
 ४, ११; ८, ६, ३; १२, १; २;
 तैआ. ४, ९, २; ५, ७, ११, तां. १,
 ८, १६; जैउ. ३, ७, ३, २; मं. १, ६,
 २४; गो. २, १, २.
 सवितृ-प्रसूत, ता-त्तः ऐ. १, ७;
 श. १, १, २, १७; ३, ६; २, ४, ४;
 ३, ३, २, १०; ८, ४, १३; ९, ३, १४;
 ४, ३; ५, १, १, ४; १५; ५, १६;
 ३, ३, २; ३, ५, ८; ४, ५, ६; ५,
 ४, ३०; ६, ३, १, ३८; ४, १, १;
 ५, ४, ११; ९, ३, ४, १७; तै. १, ३,
 ५, १; ६, १; ८, २; ७, १, ९; ३, २,
 ५, २; ८, ६; ३, १०, १; ९, १३, २;
 १७, २; तैआ. ५, ३, ६; गो. २,
 १, २; ५, ८; -तम् शां. १२, ८;
 श. १, ७, ४, ८; १४; ३, २, २, २५;
 तै. ३, २, ५, ३; ३, ४, ६; तां.
 १६, ५, ६; -तस्य शां. ८, १; ३;

९, ५; -ताः ऐ. १, १६; ३०; शां.
 १६, ३; श. १, ७, १, ४; २, ३, ४,
 ३९; ५, ४, ५; ३, ९, १, २०; ६, ३,
 १, १५; का. १, ४, १, २८; ५, ३, ५;
 तै. ३, ७, ७, १०; तां. १, ९, १-
 १२; १०, १-१२; जै. १६१;
 गो. २, २, १०; १४; -ताय श. ३,
 ५, ३, १०.
 सवितृप्रसूत-ता-तायै शां. ५,
 २; ८, १; ३; ९, ५; श. १२, ७, २,
 १७; गो. २, २, ६.
 सवितृ-मत्-मत् श. २, ३, १,
 ३७; ३८; का. १, ३, १, २६; २७.
 सूवीमन्-मनि श. ३, ३, २, १२.
 स-वत्सा-वत्साम् शांआ. ११, ४;
 -वत्साम् मं. १, ८, ८.
 स-वयस्-वयसः ऐ. ५, १६; ऐआ. १,
 २, २; ५, १, १; शां. १९, ९; २४,
 ५; २५, ३; ११; २६, ९.
 स-वर्चस्-वर्चसः तैआ. ७, १०, १.
 स-वर्थ-वर्थ तै. ३, ९, २, १, १.
 स-वशो(-शउ)-शीनर-राणाम् ऐ.
 ८, १४; -रेषु गो. १, २, १०.
 सवश-मत्स्य-मत्स्येषु शांआ. ६, १.
 स-वाकोवाक्य-क्याः गो. १, २, १०.
 स-वा(त→)ती(वा)ऽ-ल्योः तै.
 ३, १, ६, २; -ल्यौ तै. १, ७, ३, ५.
 स-वात-तरौ तै. २, ६, ७, ३.
 स-वासस्-वासाः श. ५, २, ३, ५.
 स-विज्ञ-ज्ञः श. ८, ४, १, १५;
 -ज्ञम् जै. १२९.
 स-विज्ञान-ज्ञः श. १४, ७, २, ३.
 स-वितर्क-म् गो. १, १, ३०.
 स-वीर-राः तै. १, २, १, २; ५; ३, १,
 १, २; २, १.
 स-वीर्य, र्या-र्यः तै. २, ६, ७, २;

-र्याः श. ५, ३, ४, २८.
 सूवीर्य-ता-तायै शां. ८, ७; का.
 २, १, २, २.
 सूवीर्य-त्व-त्वाय तै. १, ६, ५, ३;
 ३, ९, १, २; जै. ८१.
 स-वीर्य-ता-तायै ऐ. ८, १; तां.
 १४, १, १०; ११.
 सूवीर्य-त्व-त्वाय तां. ५, १, ११;
 २२, ५, ७; ७, ८.
 स-वृत्-वृत्, -वृत्ते तां. १, १०, ९.
 स-वेदस्-वेदा तै. ३, ५, ७, २.
 स-वेशीय-म् आ. १, १३७; ४०४;
 ४१४.
 सव्यु, व्या-व्यः ऐ. ७, १; श. ११,
 २, ६, ४; का. २, १, ३, १०; ४, १२;
 तै. १, ६, ४, २; ७, १०, १; ३, ३, १,
 ५; ४, २, १०; गो. १, ३, १४; १८;
 ५, ३; ४; -व्यम् ऐ. ७, १; ८, २७;
 ऐआ. ५, १, ४; शांआ. २, ७; ४, १५;
 श. २, ४, २, २; ३, १, २, ५; ३, १४;
 ६, ८, १, ८; ७, २, २, ६; १२, ५, १,
 १२; का. १, ३, ३, २; ९; ६, १, ७;
 तैआ. २, १, १; ११, १; ४, ३५, १;
 मं. २, ८, ६; गो. १, ३, १८; -व्यया
 ऐआ. ५, १, ३; -व्यस्य ऐ. ३, २६;
 श. १, २, १, ७; ८; ३, १, २, ४; ८, ३,
 २७; का. २, १, ४, ५; -व्या ऐ. ७, १;
 श. ११, २, ६, ४; गो. १, ३, १८;
 -व्याः ऐआ. १, २, ३; -व्यात् श. ३,
 ५, ३, २२; तैआ. ५, १, २, -व्याम्
 श. २, ६, २, १२; तां. १, ७, ८; ९,
 ८, ९; -व्यायाः श. ३, ८, ३, २७;
 -व्ये शांआ. ४, ११; ६, २; १८;
 श. १, १, ३, ७; २, ४, ५; २, ५, २,
 ३८; ६, १, ३५; ३, ८, २, १३;
 १२, ५, २, ७; १४, १, २, ८; १०, ५,

१ 'शवसतशीनरेषु' इति कालि. मुपा. चिन्त्यः । † स-वश-। 'सवमन्' इति मुपा. कौपीतक्युपनिषदीकारुच्छं-
 करानन्दाभिमतश्च (वृ. कौठ. ४, १) । तथा च सहार्थ-सपूर्व/वसेः शतरि रूपं भवति । ऐ. (८, १४) श.
 (१३, ५, ४, २१) प्रश्न. देशनामसु वश-सत्वतोः श्रवणाद् अर्वावो यथामु. च 'सत्वन्मत्स्यः' इति च मुपा.
 कल्पगन्ति वृ. J.R. A. S. (1908), ३६७ पृष्ठे । ‡ भा. सा. यथामु. प्राति. आहतुः । भा. (=तैसं १, ८,
 १, २) B. प्रमृ. तु 'त्यै' इति प्राति. आहुः । विमर्शः पारि. ब्र. । § 'सु' मुपा. स्वरः? ।

२,८; का. १,६,१,२४^३; गो. १,५,
३; व्येन ऐ. ३,२७; ८,६; शां. १३,
७; श. १,१,४,५,६; ३, ४, १२;
१३; ८,३,१; ११, ४, २,१; ३;
का. २,२,२,४; गो. १,२,४; -व्यौ
ऐ. ७,१; गो. १,३,१८.
सव्य-दक्षिणा- णे ऐआ. ५,१,३.
सव्य-पट्ट(√स्था)- ष्टा, -ष्टारम्
श. ५, ४,३,१८.
सव्यपट्ट-सारथि- -थी श. ५, २,
४,९; ३,१,८; ४,३,१७.
सव्या-प्रण्टि- -म् श. ५,१,४,९.
सव्या-युग्म- -म् श. ५, १, ४, ७;
९,९,४,२,११.
सव्या(-व्यऽआ)-वृत- -वृतः शां.
१८,८; गो. २,४,६.
सव्येष्ठ-सारथि- -थी तै. १,७,९,१.
सु-व्रत- -ताः श. ८,७, १,६; तै. १,
२,१,१८.
सु-शयनी- -यनी ष. २,१,२.
सु-शरीर- -रः तै. ३,११,७, ३^३; तां.
२१, ४,३.
स-शस्त्र- -स्त्राणि ऐ. ५, ३३; गो. १,३,३
स-शाख- -म् ऐआ. ५, १, ४.
सु-शीर्षन्- -र्षा तै. २, ३, ३, १;
-र्षाणम् तै. १, १, ८, ३; -र्षा
तैआ. ५, १, ७^३.
सु-शुक- -म् श. ३,३,३,१८.
सशुक-शु- -न्वाय तै. १, ३,९, ३;
गो. २,२,१६.
√सइच्, सइचसि श. २,३,४,३८; ४,
३, ५, १०; का. १, ४, १, २७;
सइचरे तै. २, ७, १२, ६; सइच्
तै. २, ४, ५, २; सइचम श. १४,
३, १, १९^३; सइचत तै. २, ६, १३,
२; ८, १, १; असइचत शांआ. २,
१८; तैआ. १, ५, १; ११, ५; ७;
सइचत् तै. २, ५, ८, १०.

स-श्यापर्ण- -र्षाः ऐ. ७, ३४.
स-पकार- -म् ऐआ. ३, २, ६^३; शांआ
८, ११.
स-षोडशिक- -कानि तां. २०, १४,
१; २१, ६, १; ९, १; १०, ४; -के
तां. २०, २, १; ८, १; ९, १; २१,
११, १; १३, १.
स-संस्कार- -राः गो १, २, १०.
सु-सत्य- -म् तै. ३, १२, ५, १०.
स-सत्रिन्- -त्रिणः श. ११, ८, ४, १;
१२, १, १, १.
ससजुयी- √सज् गद्व.
ससवस्- पद्व.
सु-सामन्- -मा श. १, ४, १, १.
स-सामिधेनीका- -का शां. १, ५.
स-सुपर्ण- -म् शां. १८, ४.
स-सुवृत्- -म् ऐ. १, ३०.
ससृजान्(√सृज्)- -नः श. ३, ९, १,
१; ४, ६, ४, ३; जै. १३९: १६६:
-नम् ऐ. ४, २८; -नस्य श. १,
६, ३, ३५; ४, ६, ४, १; -नाय श.
११, १, ६, ७^३; ८; ९: ११^३; तै. २,
३, ८, ३.
ससृजस्(√सृज्)- -वांसः^३; -वांसऽइव
श. ५, १, ५, २७; -वांसम् श. १, ८,
२, ६^३; तै. ३, ७, ६, १७; -वा(=वान्)
इव श. १, ८, २, ६; -सृजः तै. १,
३, ६, ९.
सु-सोम- -मेन श. ११, ७, २, ८^३.
ससोम-स्व- -न्वाय तां. ८, ४, १.
ससोम-पीथ- -थान् ऐ. ३, २०.
स-स्थान- -नः आ. १.
सु-स्थूग- -म् श. १४, ५, २, १.
सुस्नि- -स्नि ऐआ. १, ३, ४; -स्निम्
तैआं. ४, ११, ८.
सुस्नि-तम- -म् श. १, १, २, १२; का.
२, १, २, ११; तै. ३, २, ४, ४.
सस्यु- -स्यम् शां. १९, ३^३; श. ११,

२, ७, ३२; -स्यस्य शां. ४, १४;
-स्यानाम् तै. २, ५, ५, १.
स-स्वर- -राः गो. १, २, १०.
स-स्वाहाका(र→)रा- -स्या ऐ. ७,
३३; -राभिः ऐ. ७, १७.
√सह्, सहते शांआ. १२, ४; श. ७, ४,
२, ३३; ३४; तां. १२, ९, २२; जै.
६७; सहन्ते तै. २, ८, ५, ५; गो.
२, ६, १६; सहसे तै. २, ४, ७, ४;
ससाहे ऐ. ६, ३६; ससाहनुः ऐआ.
५, २, १; सहस्व शांआ. १२, ७;
श. ५, २, ४, १६; तै. २, ४, ७, ९;
सहस्व श. ५, २, ४, १६; ७, ४, २,
३९^३; तै. २, ४, ७, ४; सह शांआ.
१२, ७; श. ११, ५, ३, ७-११; सह
शां. ४, ८^३; असहत जै. ६७^३; अस-
हन्त श. ७, ४, २, ३३; ३९; असहन्त
श. ७, ४, २, ३३; ३४; तै. १, ५,
२, ८; तां. १२, ९, २१; मं. २, ३,
२१; सहयुः शांआ. १२, ७; सहय
जै. ६७; सद्याः तै. २, ८, ६, ६;
असहिष्ट गो. २, ३, २३; असव्याः
ऐ. ६, ३३.
सहमान, ना- -नः तै. ३, १०, १, ३;
तैआ. ४, २५, १; -नम् ऐ. ८, ३;
तै. २, ८, ५, ८; तैआ. १०, ५, १६;
-ना श. ७, ४, २, ३९; मं. १, ६, २, ८;
-नाय तै. २, ८, ६, ८; ३, १, २, २.
सहमान-वत्- -वत् ऐ. ८, ३.
सहध्वे तै. ३, ६, १०, १.
सहस्र- -हः ऐ. ३, ८^३; ४१^३; ४, ३२;
ऐआ. ५, २, १^३; शां. ३, ५;
२०, ३, २१, ३; २२, ३; श. ४, ३,
१, १८; ५, ४, १, १४; ६, ६, २, १४;
८, ४, २, १४; १२, ७, १, ८; २, ८;
तै. २, ५, ७, १; ६, १, ५^३; ५, ५, ७,
३; १७, २; १९, २; ८, ५, ६; ७; २;
६, १०, १; ७, ९, ३; ११, १, २१; १२,

† मुपा. १. मूलतः 'सशयिनी' इति वा स्यात् 'सशयनीः' इति वा । उत्तरे कल्पे समानं शयं शयनं
नयतीति कर्तृविशेषणतया योगो द्र० । तु० ल० ७, १२, १४. यत्रस्थः 'समायनी' इति मुपा. १ । तत्रापि भाष्ये तु
इहस्थः मुपा. भवति । √स्नातेरिति प्राश्नः । √सनेरित्यर्वाचः ।

९, ५; तैआ. १०, २६, १; तां. १, ६, १; २२, १५, ४^३; ङै. १. १६; गो. २, ३, ५^३; ६: -हसः ऐ. १. २८; ३, २६; शां. २३, १; श. ६, ६, २, १४; तै. २. ८, ५, ६; ३, १२, ३, ३: -०हसः तै. ३, ६, १०, ४: -हसा ऐ. ५, १५; श. १, २, ३, १; ८, ५, १, ८; का. २, २, १, १५; तै. १, १, १०, १: २, ४, ७, ५; ६, ११, ९: ७, ६, ३; ८, ५, ५; ३, ५, ७, ३; ७, ६, २३; ११, ६, ४; तैआ. २, १, १, ५, २; -हसाऽइव श. २, ३, २, ९; १०; ४, ३, १, १८; का. २, २, १, १५; हसे ऐ. ३, १९; ८, २; ऐआ. १, २, २; ५, १, १; शां. १५, ३; २१, २; २४, २; २५, ३; २७, २; श. ४, ३, १, १८; ७, १, ३, १; तै. १, ४, ४, ९: २, ८, ३, ४; ३, ६, १०, १: -हांसि तै. २, ४, ७, ५: ८, ५, ५; -होमिः श. ४, ३, ३, १८; ५, ७, ७: तै. २, ४, ७, ९; ८, ५, ५; ष. १, ५.

सहस्कृत-स्कृत, स्कृतम् श. २, ३, ४, २१; का. १, ४, १, १६.

सहस्त(म→)मा-मा तै. ३, ४, ७, ३.

सहस्त्र(हस+मतुप्)-स्वत् ऐ. ८, २; स्वतः तैआ. ६, ११, १; -स्वन्तः श. २, ३, ४, २१^३; का. १, ४, १, १६^३; -स्वान् तै. २, ८, ४, २; ३, १०, १, ३; ९, ८; १०, ३; तैआ. ४, २५, १.

सहोजा-जाः शां. २२, २.

सहोदा-म् ऐ. ५, ४; श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४.

सहोदघतमल-से आ. १, ३९८.

सहोमहस-हसी आ. २, १२, ५; जैआ. २, २२, ७.

सहोरथिष्ठीय-यम् जैआ. १, ४७०; -ये आ. १, १५०.

सहिष्(हस्विन्+इष्टन्)-ष्ठः ऐ.

७, १६; ८, १२; -ष्ठौ ऐ. २, ३६.

सुहीयस्-यसः शांआ. १, २; -यान् ऐ. १, २८: तै. ३, १०, १, ३; ९, ८; १०, ३; १२, ३, ३; तैआ. ४, २५, १.

सहस्य-स्यः श. ४, ३, १, १८: ८, ४, २, १४; -स्याय श. ४, ३, १, १८.

सिहसहुस्-ह्वान् तैआ. ४, २५, ११.

सहा-म् सा. २, ६, १०.

सहा-वन्-वान् ऐ. ४, २०.

सुदुरि-री तै. ३, ५, ७, ३.

सद्यस्(=सहीयस्)-द्यसे शां. २१, ३

सुहृन्-ह्रा श. १३, ५, ४, २२;

सुहृ ऐ. १, ३^३; २८; २, २०; २५^५: २७^६; ३, २९; ४४; ४, २७; ५, १५; १७; ६, २८^३; ३०^४; ८, ११^६; १५: २०; ऐआ. ५, २, २: ३, ३; शां. २, १; ७, १०; १२, ३^३; ४; १५, २^३; ३^३; १७, १^३; २६, १०; २७, ६^३; शांआ. ४, १४^३; ५, ३^३; ४; ६, २०^४; ११, ८; १२, ६: श. १, १, २, १८; २, १, १^३; २^३; ४^३; ५^३; ३, २; ५, १, १६; ६, ३, ११; ४, २; ३; ७, २, १२; १३; १४; ८, १, १९^६; ९, १, १५; २, २, ३, २७^३; ३, ४, ४; १२^३: ४, १, ८; ९; २, १९^३; ४, ४; १८; ५, २, २९^३; ३७: ३८: ६, १, २७^३; -२९^३; ३१^३; २, ९^३; २, ४, ३^३: १७; २०; २१^३; ३, २, १४; ४, २२^३; ४, २, १४; ३, ९; ५, ४, १६; ६, ३, १९^३; ९, ३, १७^३: २०; २१: २२; ४, २२^३; ४, २, १, ८^३; ९^३; ३, ९^३; ४, ३, ७; ४, १४^३; ५, २, ४; ५^३; ४, १०; ५, ४^३; ६, ८, १३^३; १५^३; ५, १, २, १५; ५, २०; ५, ३, ३^३; ४, २१; दि. ३, १, १०; २, ८^३; ४, ३, ६^३; ५, १, ५; ७, ३, ३; ६; १३; ८, २, ६; ७, १, २, २३; ३, १, २१: २, ९; ४, १, ४३; ५, २, २९; ८, १, ३, ४; ४, २, २; ३, २; ५, ३, १^३; ६, १, १२; २१^५; ३, २३; ७, २, ३; ९, २, ३, ३५; ४, १, ७-१२; १०, १, २, २^३;

३^३; ४^३; ५^३; ६; ४, १, २१^३; ३, ९; १९; ५, २, ८; ११, ७, ४, ३; १२, ३, ३, १४: ७, १, १०; ३, २; ९, १, १२-१७; १३, ४, १, ८; ९; २, १०; १४, १, १, ४; २, २, ३; ३, १, ३१^३; ४, २, २६; ७, १, १४; २, ८; ३०; ९, ४, १, ८; १९; २२^३; का. १, २, ३, २३^३; ३, ३, १६^३; ४, ११^३; ४, १, ३; १०^३; २, ४^३; ५, १, २६^३; ३३; ३४; ६, १, ११; १७^३: -२०^३; २, ५^३; २, १, २, १४; ४, १^३; २, १, ४^३; ६, ६; तै. १, १, १, ५; ३, २^३; ६, ४; २, १, ९; १३; १४; ३, ४: ६, ४^३; ३, २, १; ७, ५; १०, १०; १, ८, ६; ५, ५, २; ३; ४^३: ६, १०, ४^३; ७, ८, ६; ९, ६^३; २, १, १, ३^३; ६, २; २, ८, ४; ४, २, ४; ४, ५: ६, ९; ५, १, २; ६, २^३; ७, १५, ४; १६, ४; ८, ६; ३; ३, २, ४, ७; ६, २; ३, ६, ३; १०, २; ४; ३, ५, ८, १^३; १३, १^३; ७, १, ४; ९; ४, ३: १०; १२; १५; ६, १२; २३; ९, ४^३; १३, ४; ८, ५, १^३; २; ३: ९, ३, ३: तैआ. १, १, २; ३, २; ३; ४; ४, २; ६, २; ३: ८, १; १०, २; २, १, १; २५, २; २७, १; २८, १: २, १, १; ३, ११, ५; ४, ८, ४; १०, ३; ११, ८^३; २०, २; २१, १^३; ३६, १; ४२, २; ५, १, १; ७, ५; ८, ७^३; ९, ११^३; ७, ३, १^३; ४, २; ८, १, १^५; ४, १; ९, १; तां. १, २, १^३; ६, ६^३; ५, ८; ६, १; ८; १५; ७, २, २^३; ५, ६; ८, १४; १०, १^३; ८, १, ९; ३, ५; ४, १; ९; ९, १, ३; ६; ८, १: १०, १०, १०, १०; १०, १: १२, ३, ५; १३, २, ५; ६^३; ५, २; १४, ९, ३; ११, २; १५, ३, २; १६, ५, २, ५; २४, ११, ५; १५, ४^३; २५, ८, २^३; जै. १, ५^३; १७^३; ३, ४; ३: ८; ५४; ९४^३; ९५^३; १०२; १२५^३; १२७; १४०^३; १४९^३; १६०; १६८; २१०; जैव. १, १५, ३, ३; ५; ३, ५, १, ६; १४; २, ८; ३, २; ६; ४, २; ६;

† 'सासङ्गान्' 'साङ्गान्' इति वा मुपा. स्यात् ।

५, २; ६; ३, २; ६; १, २; ६; ८, ६; १५;
 ६, १, ३; ६, २; प. ३, १०; सं. १,
 ८, २; २, १, ७; ८, १०; सं. ३; गो.
 १, २, ७; ३, १५; १८; २०; २२;
 ५, २४; २५; २, १, १२; १७; ३,
 १४; १८; ४, १०; ६, ६; ९.
 सहचय- -यः जं. १२८.
 सहचर- -राणि ऐ. '५, १५; ६.
 ३०; गो. २, ६, ९.
 सहजन्त्या- -न्या श. ८, ६, १,
 १७.
 सहदानु- -म् श. ९, १, २, ४.
 सहदीक्षिन्- -क्षिणः तां. १०,
 ३, ६; ७.
 सहदेव- -चः श. २, ४, ४, ४; का.
 १, ३, ४, २; -वाय ऐ. ७, ३४.
 सहदेवा- -म् सा. २, ६, १०.
 सहपति- -तयः ऐ. ३, २३; गो.
 २, ३, २०.
 सहभस्मन्- -स्मानम् ऐ. ७, ५.
 सहृदक्ष- -ज्ञाः श. १, ४, १,
 ३४; ३, ५, १, २१.
 सहर्षभा(-हृदयम)- -भा तै. ३,
 ५, ८, १; १३, १; -भाः श. १,
 ८, १, २०.
 सहसोम- -माः श. ४, ४, ३, ७.
 सहा(-हृदया)-रम्भ- -म्भौ गो.
 २, १, १२.
 सहो(-हृदयो)-जस- -जसः तै. वा.
 १, १८, १; -जाः तै. वा. १, ९, १.
 सहो(-हृदयो)-जस- -जसः श. ५,
 ३, ४, २८.
 सहस्र- -स्रम् ऐ. २, १७; ४, ७; ५,
 १४; १६; ६, १५; ७, १८; ३४;
 ८, २०; २२; २३; ऐ. वा. १, ३, ८;
 २, ३, ४; ५; शां. ११, ७; १८,
 १; ३; २१, ५; २५, ६; १४;
 २७, ३; शां. वा. ६, १; ८, २; श.
 ३, ३, १, १३; ३, ८; ४, १, ३, १८;
 ५, १, ११; ८, १, ४; ६; ८; ६, १,

१५; ७, ३; ५, ५, १, २; ७, २, ४,
 २७; ५, २, १३; १७; ८, १, ४, १०;
 ६, ३, २८; ७, ४, ९; ११; ९, २, ३,
 ३२; १०, २, १, ८; ९; १०; ११;
 ३, १, २-८; ४, ४, १; ११, ४, ३,
 २०; ६, ३, १; १३, १, ३, १; ४, १,
 ६; २, २; ५, ४, ८; १४, २, २, ४७;
 ५, १, १; ६, १, २; १०, ४; ७; १०;
 १३; १६; १९; ७, १, १६; १७; ३९;
 ४०; २, १०; ९, ४, २३; तै. २, ५, ३,
 ३; ३, ६, १३, १; ७, ६, ११; १२; ८,
 ६, १; १५, ३; १६, २; ९, ४, ६; १०,
 ८, २; ११, ९, ४; १२, ५, ८; ९, २;
 तै. वा. १, २, ३; ७, ५; ६, ७, १;
 तां. ५, २, २; ३; ८, १, ५; ६; ५,
 १२; ९, ४; ९, १, ३५; १३, ११,
 १४; १५, ५, १४; १६, ८, ३; ४;
 ६; ७; ९, २; ३; १०, ६; १२; ११,
 १; १५; २०, १५, ७; ८; २१, १,
 १; २; ७; ९; १०; २५, ९, १; १०.
 १८; १९; १७, १; जै. १४८; १४९;
 १५६; १८६; २०४; २१२; जै. ८
 १, १०, २, १; ३; १४, ३, ५; १८,
 १, ४; ५; २, २, ४, १०; १२; सं. ५;
 गा. ३, १, १०; ११; १३; २, १; २;
 १०; ५, ३; ६, ३; ८; ९; ९, ८; गो.
 १, २, ५; ५, २३; -स्रम्-स्रम्
 तां. २५, १६, ३; -स्रस्य श. ७,
 ५, २, १७; ८, ७, ४, ११; तां. १६,
 ८, ५; ११, १४; १६; २१, १, १; ३;
 ४; ५; ६-८; जै. १४९; -स्रा
 श. ११, ६, ३, ४; १४, ६, ९, १; २;
 तै. ३, १, २, ७; तां. २१, १, ९;
 -स्राः सं. २, ६, ९; -स्राणि ऐ.
 ८, २२; ऐ. वा. २, २, ४; ३, ८;
 शां ११, ८; शां. वा. २, १७; श. २,
 १, १, ६; १८; ३०; १०, ४, २, २०;
 २५; ३, ८; २०; ५, ३, ३-७; ९;
 ११; १२, ३, २, ५; १३, ४, १, ६;
 ५, ४, १६; १७; १४, ५, १, २१; ५,

१९; तै. २, ७, १२, २; तै. वा. १,
 १२, १; ३, ११, १०; तां. १३, ७,
 १२; जै. ६; गो. १, ५, ५; -स्रात्
 ऐ. ७, १७; शां. १८, ३; श. ११,
 १, २, ९; तै. वा. १०, ४८, १; ४९, १;
 ५०, १; -स्राय श. ७, ५, २, १३; ८,
 ७, ४, ११; तै. ३, ८, १५, ३; १६,
 २; -स्रे ऐ. ८, २२; शां. १८, १;
 श. ४, ५, ८, १४; ६, १, १५; १४,
 २, २, ४७; तां. २१, १, १; जै.
 १४९; -स्रेण शां. ६, १; श. ४,
 ५, ८, ८; १४; ५, ५, १२; ७, ८,
 २, १४; १५; ८, ७, ४, ९; १०, २,
 १, ११; तै. २, ६, १०, ५; तै. वा.
 १०, १, ८; जै. १८६; -स्रेषु श.
 १०, ४, २, २०; तै. २, ४, ४, ८;
 -स्रेः श. १०, २, १, ११; तै. वा. १,
 ६, ३; तां. १७, १४, २.
 सहस्रकाण्ड- -ण्डेन तै. ३, ७, ६,
 १९.
 सहस्रकृत्वस्(ः) सा. १, ५, १३; २,
 २, १; २; ३; ३, ३-५; ७, ४; ११;
 १२; ८, ३; ५; ३, ५, ७; ७, ३; ९,
 १; ३; गो. १, १, २२.
 सहस्रजित्- -जित् श. ५, २, २,
 १०.
 सहस्रतम्- -मे श. १०, ४, ४, ३.
 सहस्रतमी- -म् श. १०, ४,
 ४, ४.
 सहस्रदक्षिण- -णः ऐ. ८, ११; सं.
 १, ३, १३; -णाः तै. वा. ६, ३, २;
 -णे गो. १, ५, ७; -णेन गो. १,
 ५, ८.
 सहस्रदा- -दाः श. ७, ५, २, १३.
 सहस्रधा ऐ. वा. १, ३, ८; शां. वा. ६,
 १९; श. ७, २, ४, २७; १४, ६,
 ११, ४; ७, १, २०; जै. १, २, ३,
 ४; ९, १, ३; २, ५.
 सहस्रधामन्- -मा तै. २, ८, १,
 ५.

† 'दीक्षितेन्' इति Mss. ? † 'कृत्वस्' इत्यत्र टि. द्र.

सहस्र-धायस्(√धे)- धयस् तैआ
१,२१,३;२४,४;३१,६९.
सहस्र-धार,रा- रम् ऐआ. ५,३,२;
श. १,७,१,१४; तै. ३,२,३,३;
तैआ. ६, ३,२; -रा श. ९, २,
३,३८; -राम् श. ९,२,३,३८;
-रेण तै. १,४,८,६.
सहस्र-पर(म→)मा- मा तैआ.
१०,१,७.
सहस्र-पाजस्- जसः तां. ४,२,१५.
सहस्र-पाथस्- थाः तै. २,५,३,३.
सहस्र-पाद्(←पाद)- पाद् शां.
६,१; श. १३, ६, २,१२; तैआ.
१,२,३,४;३,१२,१; ष ४,१.
सहस्र-पा(श→)शा- शया मं. २,
२,८.
सहस्र-पुत्र- त्रम्, -त्राः जैउ. २,
२,४,११.
सहस्र-पोष- षम् श. ३, ३,३,८;
मं. १,५,४; -षस्य मं. १, ८,६;
-पात् प.३,७; -पाय मं. १,८,६.
सहस्र-पोषण- म् मं. १,८,६.
सहस्र-प्रधन- नेषु तै. १, ५,८,२.
सहस्र-वृन्दुर- म् तैआ. १,३१,१.
सहस्र-बाहु- हुः मं. २,४,७
सहस्रबाहवीय- म् आ. जैआ.
१,१३१.
सहस्र-भृष्टि- ष्टिः श. १, २,४,६;
का. २,२,२,५; तै. ३,२,९,१.
सहस्र-मानव- वः तां. ४, ९, १;
सा. १,६,२;३,१,४.
सहस्रं-भरु- रः ऐ. १,२८; श. ६,४,
२,७.
सहस्रंभर-ता- ता ऐ. १,२८.
सहस्र-याज्- याद् तां. २१,१,९.
सहस्र-याजिन्- जिनम् तै. १,४,
१०,४; ता. १७, १४, २; -जी
तां. १६,८,६;२१,१,९.
सहस्र-युज्- युक् तैआ. १,१२,३.
सहस्र-योजन- नम् श ९,१,१.

२८;२९; -ने श ९,१,१,२८;२९
सहस्र-वत्- वत् ऐ. २, ४०; ४१;
श. ११,४, ३,१९; तां. १२, ४,
२; -वान् ऐ २,४०;४१.
सहस्रवती- ती तां. ४, २,१५;
-त्वौ श. ११,४,३,१९
सहस्र-वर्त्तनि- नि ष. १,४.
सहस्र-वल्श- व्शाः श. ३, ६, ४,
१६; तै. ३, २,२,६; -व्शेन तै.
३,३,२,१.
सहस्र-वीर्य, र्या- र्यः शांआ. १२,
७; -र्यां श. ७,४,२,३९.
सहस्र-वृत्- वृत् तैआ. १,१०,१
सहस्र-शतदक्षिण- म् श. १३, ५,
४,७
सहस्र-शस्(ः) तैआ १,२४,४.
सहस्र-शाख- खे तैआ. ७,४,३.
सहस्र-शीर्ष- म् तैआ १०,११,१
सहस्रशीर्षन्- र्पां श. १३, ६,
२,१२; तैआ. १,२३,४; ३,१२,
१; ष ४,१
सहस्र-श्रद्ध- ङ्गः तै ३,७, २,७.
सहस्र-संवत्सर- रम् श. १०,४,४,
३; तै. ३,१२,९,८; तां. २५,१७,
१,४;१८,१,७; सा. १, ४, ११;
प. ४,२; -रस्य श. १०,४,४,२;
१२,३,३,५; १०;१२; १४; गो.
१,५,१०; -राय श. १२, ३,३,
१; गो. १,५,१०; -रेण श. १२,
३,३,५; गो. १,५,१०.
सहस्र-सन्नि(√सन्)- निः ऐ. ५,
१४; श. २,३,४,१५; का. १,४,१,
१२; मं. १,७,८; -निम् प १,४;
मं. १,७,८.
सहस्र-सा- साः ऐ. ४,२०; शां.
२१, ३; श. ५, १, ५, २३,
-साम् श. २,३,४, १५; का. १,
४,१;१२.
सहस्रसा-तम- तमः श. ११, ४, ३,
१९.

सहस्र-सम- म् तै. ३,१२, ९, ७;
तां. २५,१८,५.
सहस्र-संमित- तः श. १३,१, ३,
१. तै. ३,८, ६,१; ९,४,६; १२,
५.८
सहस्र-साव्य- म् तां २,९,९,१;४.
सहस्र-सूर्य-न्ता- तायाः तैआ. १,
७,५.
सहस्राक्ष(-न्सअक्षि)- -क्ष श. ९,२,
३,३२, -क्षः शां ६,१; श. ७,५,२,
३२; ०, १, १, ६; २,३, ३२; १३,
६,२,१२; तैआ. १, २३, ४; ३,
१२, १; ष ४,१; -क्षस्य तैआ. १०,
१,५; -क्षाय मं २,४,६.
सहस्रा(-न्सअ-)-क्षर,रा- रम् जैउ.
१,२,३,१; -रा तै. २, ४,६,११;
तैआ. १,९,४; ६,८,१; तां. २५,९,
४; -रासु ता. १६,२,५.
महस्रा(-न्सअ-)युत- ते जैआ. १,
२९१.
सहस्रायुनीय- ये आ. १,
२९१.
सहस्रा(-न्सअ-)यु- युम् ऐ. ६,३३.
सहस्रायुस्- युः श. ११,१,६,६;
-युषः श. ११, १, ६; १५; -युपम्
शां. ३०,५; गो. २,६,१३.
सहस्रा(-न्सअ-)-र्ह- र्हः श. १३,४,
२,२; -र्हम् श. १३, ४, २, १.
सहस्रा(-न्सअ-)श्व- म् तैआ. १,
३१,१.
महस्राश्वीन- ने ऐ. २,१७.
सहस्रिन्- स्त्रिगः ऐ. ४, ३१; तै. २,
४,८, ३; -स्त्रिगम् तै. ३, ७, ५,
१३; १०,८,१; दै. १,१४; -स्त्रिणौ
तै २,४,८, ४; -स्त्री श. ११,४,
३,६; तै. २,५,३,३.
सहस्रिणी- णीभिः तै. २, ८,
१,२.
महस्रिय- यः श. ७, १, १, २२;
८,६,३,२१; तै. २,४, ६, १२;

<p>-यम् श. ७, १, १, २, २.</p> <p>स-हिङ्कार- -राणि का. १, २, ४, ९.</p> <p>स-हिरण्य- -म् श. ३, २, ४, १३.</p> <p>सहिरण्य-पात्र- -म् श. ५, १, ५, २८.</p> <p>स-हृत्ति- -ती तै. ३, ५, ७, २.</p> <p>स-हृदय- -यः तै. १, १, ३, १२; २, १, ७; -यम् तै. १, १, ३, १२.</p> <p>सां ए. ३, २३; तै. ३, ७, १, ९; जै. १, १७, १, ४; ५; १८, २, ४.</p> <p>सांत्वत्सरिक(←संवत्सर)- -कः शां. २५, १४; -काणि ऐ. ४, २२; -के ऐ. ६, ३०; शां. २५, १२; गो. २, ६, ९.</p> <p>सांवर्ग-वार्ध्वर्ण- -घ्ने आ. १, ६.</p> <p>सांवर्त(←संवर्त)- -र्तम् तां. १४, १२, ६; ७; -र्त आ. १, १८२; -र्तेन तां. १४, १२, ७.</p> <p>सांविध(←संविद्)- -म् तां. ९, २, ६.</p> <p>सांशंसिक(←सं-शंसा)- -म् गो. २, ४, १५-१७.</p> <p>सांशान- -नानि जैआ. १, २५८.</p> <p>सां(-सअं)-स- -म् ऐ. ७, १; गो. १, ३, १८.</p> <p>साकम् ऐ. ३, ४९; ५, १२; ७, १८; शां. ४, ९; का. १, ३, ४, ५; ८; तै. १, ६, ६, २; ५, ८, ९; २, ४, ७, ६; ७, १३, ३; १५, ३; ८, ८, २; तैआ. १, ७, १; तां. ८, ८, ४; २०, ४, ४; १३, २; २५, १, ५; २, ४; जै. ६५; गो. २, ३, १३; ४, ११.</p> <p>साकं-वृत्- -वृत्ती तां. २०, १३, ३; २५, १, ६; -वृद्भ्याम् तां. २५, २, ४.</p> <p>साकं-ज- -जानाम् तैआ. १, ३, १; -जौ श. ३, ४, १, २१.</p> <p>साकम(-मअ-)-श्च- -श्चः शांआ. १५, १; जै. १८१; -श्चम् तां. ८, ४; ११, ११, ५; १४, ९, १७; २०,</p>	<p>४, ४; जै. ६५; १८१; २०१; जैआ. १, १९३; २५६; आ. १, १९३; गो. २, ४, ११; -श्चस्य तां. १४, ९, १७; जै. ६५; आ. जैआ. १, ७; -श्चात् ऐ. ३, ४, ९; शांआ. १५, १; -श्चेन ऐ. ३, ४, ९; तां. ८, ८, ४; ५.</p> <p>साकमश्च-त्व- -म् जै. ६५.</p> <p>साकमे(-मअ-)-घ- -घाः शां. ५, ५; ७; का. १, ६, ४, ५; गो. २, १, २३; -धानाम् तै. १, ४, १०, ८; तां. १७, १३, १२; -धैः शां. ५, ७; श. २, ५, ३, १; ४, १०; ६, ३, २; ४; १०; ४, १; ७; ८; ५, २, ४, ३; ७; का. १, ५, २, १; ३, १०; ६, ३, २; ४; ८; ४, १; ८; ९; तै. १, ४, ९, ५; १०, २; ६; ७; ५, ६, ४, ६, ८, १; तां. १७, १३, १७; २५, ४, १; गो. २, १, २५.</p> <p>साकमेघ-त्व- -म् तै. १, ४, १०, ८.</p> <p>साकं-प्रस्थाप्य- -प्यः, -प्यस्य, -प्येन शां. ४, ९.</p> <p>साकेत- -ताय तैआ. ४, १६, १.</p> <p>साक्षात् ऐ. ३, ८; ४, २६; ५, ४; श. २, १, १, ६; १३, २, ५, २; ३, ५, ३; ६, ५; १४, ६, ४, १; ५, १; का. १, १, १, ४; तै. १, २, १, ६; ३, ६, १; ७, ६; ४, १०, ७; ६, ५, ६; ६, २; ८, २, १; ३, २, ३, ४; ३, ७, ८; ९, २, ३; तैआ. ५, १०, २; तां. ४, २, ६; ५, ७; ६, १३; ५, २, ७; ३, २; ९, २; १०, ६; ९, ५, ७; १६, ६, २; गो. २, ३, ४.</p> <p>साग्र(सअग्र) -ग्रा श. ७, ४, २, १३.</p> <p>साङ्गादिन- -नेन श. ६, ४, १४; जै. १५६.</p> <p>साङ्गनि-पार्थरश्म- -श्मे जैआ. २, २०, ३.</p> <p>साङ्गनी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३१.</p>	<p>साङ्गत्य- -त्यात् श. १४, ५, ५, २० ७, ३, २६.</p> <p>साङ्ग- -ङ्गः ऐआ. १, ३, ८; शां. १, १; श. १२, ८, ३, ३१; जै. १०८ जै. ३, १, ३, ३; ५; ४, ६, ३, ९ -ङ्गम् जै. ४, ७, १, ९; २, ८; १ १८; -ङ्गाः जै. १०८.</p> <p>साङ्गमन्- -नः श. २, ३, २, १; ३.</p> <p>साङ्गह(ण→)णी- -ण्या तै. ३, ८, १, १.</p> <p>साच्य(√सच्य)- -यानि श. ३, ४, १, ७ साचि- -चयः श. ३, ४, १, ८.</p> <p>साचिऽइत् तां. ५, १, १२.</p> <p>सा(चि→)ची-गुण- -णे ऐ. ८, २, ३.</p> <p>साङ्गीवी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १०, ६, ५, ९; १४, ९, ४, ३२.</p> <p>साण्ड(सअ- वा आ-)- -ण्डः तां. १६, १३, ९; १८, ९, २०.</p> <p>सातु(√सत्)- -तः श. १२, ६, १, ६; तम् तै. २, ३, ९, ९; जै. १३०; २०६.</p> <p>सात्ति- -तयः तै. ३, २, ३, १०; -तये ऐ. ६, १८; १९; ऐआ. ४, १, १; श. २, ३, ४, १२; का. १, ४, १, १०; तै. २, ७, १३, ३; जै. १९९; गो. २, ४, ३; ६, १; -तिः, -तेः वं. १३; -तीं शां. २५, २; ६.</p> <p>सा(सअ-)/तिजागत- -म् गो. २, ६, ९७</p> <p>सा(मअ-)/त्मन्- -त्मा श. १२, १, २, ३; २, २, २, ३; तै. १, २, १, ७; ३, ८, २०, ५; तैआ. ५, ९, ३; गो. १, ४, ७ -९ : १०; ५, ६; ७; ९; -त्मानम् तै. ३, ८, २०, ५; तैआ. ५, ९, ३; गो. २, ४, ७.</p> <p>सात्म-ता- -म् श. ११, ५, ६, ९.</p> <p>सात्म-त्य- -त्वाय तै. १, १, ६, ४; गो. २, १, १.</p> <p>सात्यु(←तत्य)- -त्यः श. १४, ५, ५, १२; -त्यम् आ. जैआ. १, २, ४४.</p> <p>सात्यकामि(←सत्यकाम)- -मिः जै. १३३; १३७.</p>
---	---	--

† 'सामन्' इत्यस्यादिममञ्जरूपम् । ‡ ←संवर्ग ←वृत्तहन् । †† 'संशानानि' इति आ. पाठः । ††† सा. तु 'स्वानेः' इति षठितिः । †††† साचि' इति (√) सचैः कलयति 'जागतम्' इति च ष्यक् करोति । ††††† 'म आन्ता' इति कालि मुष्प. ।

सात्यकामिन्-मिनः जै. १००.
 सात्यकि(←सत्यक)-कये, -किः
 जैड. ३,७,५,१.
 सात्यकीर्त्त(←सत्यकीर्ति)-र्त्तः जैड
 १,१,५,४;-र्त्ताः जैड. ३,६,४,१.
 सात्ययज्ञ(←सत्ययज्ञ)-ज्ञः श.
 ३,१,१,४.
 सात्ययज्ञि-ज्ञयः जैड २,२,२,
 ५;-ज्ञिः श. ११,६,२,३; १३,४,
 २,४; ५,३,९; जै. ८७; जैड. ३,
 ७,३,२;-ज्ञिना श. ११, ६, २,
 १;-ज्ञिभू जै. १२५.
 सात्यहव्य(←सत्यहव्य)-व्यः ऐ.
 ८,२३; गो. २,२,१०.
 सात्राजित्(←सत्राजित्)-तः ऐ. ८,
 २१; श. १३,५,४,१९; २१;-तम्
 ऐ. ८,२१.
 सात्रासाह(←सत्रासाह)-हः श.
 १३. ५. ४,१६;-है १३. ५,४,
 १६; १८.
 सात्रिक(←सत्र)-कः शां २५,
 १४;-कै शां. २५,१२.
 सादृद्-योनि-म् तै. २,५,५,४.
 सादन-नम् श. ७, १, २.
 १६; २,१,१२; ८,१ १,६; ४,५;
 १०,२,४,८; तैआ. ६,१,१;-नाद्
 तैआ ६,७,१.
 सादन्य-म् तै. २,८,३,१.
 सादयित्वा श. २,५,२, ४२; ६, १.
 ४५; ७,४,१,९; १४; २१; २,८:
 १५; २१; २८; ३९; ५,१,११; २५:
 ३१; ८,३,१,१०; २,४; ७,१,२२;
 १०,२,४,८; का १,५, १, ३६;
 ३७; १,६,१,३०; तां. ६. ६,५.
 सादिन्-नम् गो १.२.२०.
 साधमा(न→)ना-नासु ऐ. २,२०
 ✓साधु, साध श. ७,१,१,२७.
 साधयते श. ११, ५, ७, १;
 साधयति शांआ ८, १०^५; तै.
 ३, ८, ४, ३; साधयन्ति श.

१०, २, २, ३; साधय मं. २.
 ४, ३; ४: असाधयन् श. १०,
 २, २, ३; सीषधेम तैआ. १.
 २७, १; सीषधाम ऐ. ५, १९:
 ऐआ. ५, २, २; शां. २६, १३;
 गो. २, ६, १२; सीषधातु तैआ. १.
 २७, १.
 साधत्-धन्ता ऐआ. १, १, ४.
 साधन-म् तै. २, ४, २, ५; ७, १२, ६.
 साधयित्(→)त्री-त्रौ शां. ४,
 १४.
 साधु-धवे श. ३, ६, ४, ७; ८;
 ४, २, २, १५; ५, २, १, २५;
 १४, १, २, २३; तैआ. ४, ३.
 ३; ५, ३ ७: जैड. १, ३, ४, २; -धु
 ऐ. १, २, ८; ३, ३७; ५, २, ६; शांआ.
 ५, ८; श. १, १, ३, ७; ३, १, १९:
 ५, १, २०; २, १; ८, ३, १०;
 ९, १, २२; २, २, ४, १४; ३, ८, २,
 ३; ४, ४, १, २०; ५, २, ४, १६; ४, ४,
 ५; ९, २, ३, २५; ११, २, ७, ३३;
 १४, ८, १३, २; का. १, २, २, १०;
 २, १, ३, ५; १४; तै. ३, ५, ४,
 १; तैआ. ५, ३, ७; ८, ९, १; १०.
 ६३, १; जै. १४; १६३; जैड १.
 ३, ४, ३; १८, ४, ३; २, ५, २, ५; ६;
 ३, ३, ४, ६; गो १, ५, २, ३; -धु:
 श. १४, १, २, २३; ७, २, ६; का. २,
 २, ४, १६; प. ३, ३-५; -धुना
 शांआ. ५, ८; श. २, ६, ३, ८; ३,
 ३, १, २; १४, ७, २, २४; का. १,
 ६, ३, ६; तैआ. ६, ३, १; -धुम्
 श १, ३, ५, ११; -धुया श ८,
 २, १, ४; ७, २, ३, ३५; -धोः श.
 ११, १, ५, ७; -धौ श. १, ८, ३,
 २७; २, ६, ३, ८; का. १, ६, ३, ६;
 साध्वी-ध्वीम् ऐ. ७, ९; श. १,
 ३, ३, ११; ४, ५, २; ३, १, २, २०:
 -ध्व्यौ श. १, ८, ३, २७.
 साधु-कर्मन्-र्मां श. ४, ६, ४, ५.

साधु-कारिन्-री श. १४, ७, २, ६.
 साधु-कृत्-कृन्तिः श. १३, ४, ३, ३.
 साधु-कृत्या-त्याश ४, ६, ८, १३:
 १५; ११, २, ७, ३३; -त्याम्. श.
 १३, ८, १, १; तै. ३, ११, ८, ३; ४.
 साधु-युवन्-वाः तैआ. ८, ८, १.
 साधु-विभक्त-क्ताः जै ४७.
 साधु-संस्कृत-म् श १, १, ४, १०.
 साध्वसाधु-धुनी श. १४, ७, २,
 २७.
 साधिष्ट-ष्टः शां. २४, ६.
 साधीयस्-यः ऐ ३, ९.
 साध्य, ध्या-ध्यम् आ. जैआ. १,
 ११२; तै. ३, ७, ७, १०; -ध्याः
 ऐ. १, १३; ८, १२; १४; १७; १९;
 श. ३, ७, १, २५; १०, २, २, ३;
 १३, ४, २, १६; तै. २, २, १०, ६;
 तैआ. ३, १, ४, ७; तां. ८, ३, ५;
 ४, १, ९; २५, ८, २; जै. १९; ११७;
 १४१; १८८; प. ४, ४; गो. २, २,
 ८; -ध्यान् शां. २२, ९; गो. २,
 २, ८; १५; -ध्यानाम् तां. २५,
 ८, १; प. १ ७; ४, ४; ज्ञा. १, १,
 १४; -ध्यैभ्यः तै. १, ९, १; ३,
 ४, १३, १; -ध्यैः श. ३, ७, १, २५.
 सा(सडा-)
 सा(सडा-)
 सा(सडा-)
 साधिमान-नानाम् श. १०, २, ३,
 ११.
 साध-धम् तां. १५, ५, २८; आ. १,
 २४८; -धाणि जैआ. १, २४८.
 सानसि-सिम् ऐआ. ५, २, ५; श.
 ७, ३, १, ३२; ३३; तै. ३, ५, ७, ३;
 तैआ. ४, ३, २.
 सातु-तु तै. २, ८, २, ८; -तुभ्यः तै. ३,
 ४, १२, १; -नो? तैआ. १०, १, १५||

f 'सहे' इति सुपा. अशुद्धः । सादद् ← साद् । † 'नाधु' इति श. सुपा. । ‡ 'नौ' इति भा. ।

सानु-चर- -राणि शां. २५, ९.
सानु-मार्जन- -ना: गो. १, २, १०.
सानु-रु(प→)पा- -पा: श. १३, ५,
१, १०.
सा(सडअ-)नुशासन- -ना: गो. १, २,
१०.
सान्तपन्न(←सन्तपन)- -न: गो. १,
२, २२^३; २३^३; -ना: श. २, ५, ३,
३^३; का. १, ५, २, ३^३; गो. १, २, २३,
२, १, २३; -नाम् शां. ५, ५^३; गो. २,
१, २३; -ने गो. १, २, २२^३; -नेभि:
मं. १, ७, ७; -नेभ्य: श. २, ५, ३,
३^३; ५, ११; का. १, ५, २, ३^३; तै.
१, ६, ६, ३^३.
सान्तपनी(य→)या- -या श. ११,
५, २, ४.
सान्त्व- -न्त्वाय जै. १७^३.
साञ्जत(←सम्-नति)- -न्ते आ. जै. आ.
१, २३५.
सान्नाय्य(सम्/नी)- -य्यम् ऐ. ७,
४^३; श. १, ६, २, ६; २, ४, ४, ८;
१२^३; १५; ११, २, ६, ६; ७, १७^३;
का. १, ३, ४, ५; ७^३; ९^३; तै. ३, २, ३,
११^३; -य्यस्य शां. ३, ६; श. ११,
१, ७, २; प. ४, ६; -य्ये ऐ. ७,
२; -य्येन तां. २५, १०, ३; ४.
सान्नाय्य-त्व- -म् प. ४, ६.
सान्नाय्य-भाज(न→)ना- -ना श.
२, ४, ४, २०; का. १, ३, ४, १२.
सान्नाय्यो(न्यडउ-)-त्वा- -त्वे तै. ३,
२, ३, १.
सान्नाहुक(←सन्नाह)- -क: ऐ. ७, १४.
सा(सडअ-)न्वाख्यान- -ना: गो. १,
२, १०.
साप्यत्(√सप्)- -य्यत् तै. २, ४, ६, ५.
सास(←सप्तच)- -सानि ऐ. ५, २१;
शां. १४, ५^३.
साप्तरथवाहनि(←सप्त...न)- -नि:
श. १०, १, ४, १०.
साप्तरात्रिक(←सप्तरात्र)- -काणाम्
सा. १, ४, १.

साप्य- -प्यस्य ऐआ. १, २, २.
साप्य(←सप्य)- -प्य: तां. २^३, १०,
१७.
साभ(←सभ)- -म् जै. ५१.
साभाग्य(←स-भग)- -म् तै. १, १,
१०, ६.
सा(सडअ-)भिवेग- -ग: ऐआ. १,
२, २.
सामन्- -म ऐ. ३, २३^३; ४९; ५, २^३;
२९; ३१; ५, १३; ६; १२; २०; २५;
८, २७; ऐआ. २, ३, ६; ३, १, १^३;
५, २, ५; शां. ६, १२; १२, ५; १३,
४; १५, ५; २०, २-४; २१, २-४;
२२, १^३; २^३; ५; ९; २३, ३; ७; ८;
२५, ५; २५, ४; २६, १६^३; २७, २;
शां. आ. २, १; १०; ४, ६; ७, १४^३;
श. १, ४, १, १; २, २, ४, १२; ५, २,
४६; ३, २, १, ३७; ४, २, १६^३; ४,
२, ३, ७; ४, ५, ६^३; ६, ७, ११; ९,
११; ५, १, ५, १; ४; १७; ४, १, ३-
६; ६, ७, २, ६; ७, ३, २, १७; ४, १,
३-५; २२; २४; २, ८; ८, १, १, ५;
८; २, २; ५; ८; ३, ३; ५; ३, १, १०;
६, १, ५-९; ९, १, २, ३४; ३, ३,
१४; ४, १, ८; १०, १, १, ६; २, ४,
६; ५, २, २०; २१; ११, ५, ४, १८;
७, १०; १२, ८, ३, २३^३; २७; १३,
१, ८, १; २, ३, २; १४, ३, १, १०^३;
२६^३; ४, १, २४^३; ३०; ३३; ४, १-३;
८, १४, ३^३; ९, ४, १९; का. १, ५, १,
३८; तै. १, २, २, ४; ३, ६, २; ४, ५,
१-४; २, ३, २, ३; ७, १, १; ३, ७, १,
९; १०, २; ८, २२, २; तै. आ. २, १०,
१; १७, १; ३, १, १; ४, १७, १; ५,
९, ४; ७, २, १; ८, ३, १; ९, १०, ५;
१०, ६३, १; तां. ४, ३, ५; ६; ७;
८^३; ५, २, ५; ६, ६; ६, ४, ८; ९; १३;
६, १८; ७, ६, १७; १०, १०; ८, १,
४; ७^३; २, २^३; ४^३; ६^३; ३, १; ५, ६;
९^३; ११; १२^३; १४; ८, २३; ९, ४^३;
५; १९; २, १, ९; २, ९; १९; २२;

२३; ११, ५, १६; २२; २५; ८, ८;
९, ६; १०, ११; १२, ४, ७; ५, १२;
१४; २०; १०, १०; ११, १०;
११; १२: १४; १३, ३, १२; १९;
२२; ६, ३; ९; १०, ८; ११, १४^३;
२३; १२, ५; ७; १३; १४, ३, २०;
२२; ४, ७; ५, १३; १५^३; ६, ६; ८;
१०; १, ८; १०, ४; ५; ११, २३;
१२, ५; १; १५, ३, ७; ५, १३; १४^३;
२४^३; ३५; ९, ९; ११, ५; १७, १;
७; १८, ५, १७; ६, १०; ७, १२; १९,
५, १०; २०, ४, ५^३; जै. ८^३; १८^३;
२०^३; २१^३; २३-२५; ४०; ४१^३;
४४^३; ४५; ४६; ४७^३; ४९; ५१; ५२;
५४^३; ५६^३; ५७^३; ६१^३; ६५^३; ६७-
७१; ७८^३-८०^३; ८१-८३; ८५^३;
९३; १०८; १७१^३; १७२; १७३^३;
१७५; १७६; १७७^३; १७८; १७९^३;
१८०^३; १८१^३; १८६^३; १८८^३;
१८९; १९१^३; १९२; १९३^३; १९४;
१९५; १९६^३-१९८^३; २००;
२०१^३-२०५^३; २०७; २०८^३-
२१०^३; २११; जै. १, १, १, ८;
३, ७; ६, ६; २, २, १; ४; ३, १,
३; ३, २, ३; ५^३; ३, ७; ४, २; ३;
४, २, ४^३; ७^३; ८; ९; ३, १; ५, १, १;
३^३; ६, २, ९; ८, १, १०^३; २, ४^३;
८^३; ९, ३, २-५; १०, १, १; ३^३; ११,
१, १; ७^३; ८; ११; २, २; ३; ११; १२,
१, १^३; ८^३; २, १; २^३; ३; ४^३; ९; १०^३;
४, १; ५, १; १३, १, २^३; ६^३; १४, १,
१^३; २-८; २, १-७; ४, १; ६; १५;
४, ३; ४^३; १६, १, १^३; २; २, २^३; ३;
१७, १, २; ५; २, २; ३, ३; १८, १,
२; १०^३; २, २; ४, १४^३; २, ५, ३,
४^३; ५^३; ६^३; ७^३; ९; ३, १, १, १२;
१३; १८; १९; २, १, ६; ७; ६, २, २^३;
३; ५; ३, १; ५; ६; ४, ५; ५, ४; ७, ८;
८, ५; ९, ८; ७, १, ४; ९; ४, ११, २,
१; ३; जै. आ. १, १०: ३८; ४७;
६२; १०२; १२१; १३४; १४०;

१७४;१७७;१७८: १९०; १९३;
 २०३;२१६:२१९: २२२; २३१;
 २५७;२८१;२८७: २९२; २९५;
 २९९;३००;३०३; ३०४; ३०६;
 ३०९;३४०;३५६; ३५९; ३६६;
 ३६७;४२२;४२६; ४३२; ४३५;
 ४४३;४५१;४६२;४६४; ४६७;
 ४८८;५००; ५४४; २,९,१; आ.
 १^३; १,१०; ३८; ४७; ५८; ६२;
 ७८; ८५; १०२; १२१; १३२^३;
 १३४;१७२;१७४; १७७; १७८;
 १९०;१९३;२०३: २२२; २३१;
 २५७;२८१;२८७; २९२; २९५:
 २९९;३००;३०३; ३०४: ३०६;
 ३०९; ३४०;३५६;३६६; ४२१:
 ४२६;४३२;४३५; ४५१; ४६२;
 ४६४;४६५;४६७;८८८; ५००;
 ५४४;५५३; २, ७,८; २०,१०;
 २३, ९: प. १.२^३-४^३; २,१;३,
 १^३: ७^३: ८; १०; ११: ७,७; ५,
 ३-१२; दै. १,२३; ३,२२: सा.
 १,१-६,८^३;१२;१३; ३, ८, १;
 गो. १, १, २३; २४; ३६; २,
 १८; २,३,२०^३; ५,७^३; ६, ११;
 -मन् ए. ३, २३^३; शा. ७, ३,
 २,५; तै. ३, ८,३, ४; जै.१८६;
 जैउ. १,६, २,८: ३, १;१७, १,
 ४; गो. २, ३, २०^३; -मनि शां.
 १२,५; तां. ६, ४, १३; -मनी
 ऐ. ७,१३;८,१^३;२; शां. २६,९;
 शांआ. ३,५; शा. ५,४,१,७; ८,
 ६,१,९;१२,२,२,१२; तां. ७,२,
 १०:८,९,२१:९,४,१०;११,११,
 १२:१७,३,१३; १९, ३,८^३; ४,
 १०:२०, ११,३; ज. ४२; ४३^३;
 ७२^३; ८४^३; १२९; १९२; २०६;
 जैआ. १,७;८;१८;३३;३४: ४०:
 ६७;७८;११०;११९;१३०;१३२;
 १६९;२५२;२६०; ३२४; ३२७;
 ३३५;३४६; ३६२;३६९; ३७८;
 ३९३; ४०९; ४५८; ५३७; आ.

१, ७; ८; १८: ३३; ३४; ४०;
 ९९; ११०; ११९; १३०; १६४;
 १६९;२५२;२६०; २८०; ३२४;
 ३२७; ३३२: ३३५: ३४६:
 ३६६;३७८;४०८; ४४२; ४५६;
 ४५८;५१४;५३७; ५७०: २, ७,
 १^३; प. १, ३^३; गो. १, ५, १;
 -मभि: शां. १९, ४; शा. ७,६,
 ९,२०; ५,५, ५, ५; ९, १, २,
 ३२-३४;१०,१,५,३;२,६: १३;
 ४,१,१३;१२,२,२,१०; ११; ३,
 १,२:८,३,२६^३; ३०^३; तै. २,६,
 ५,८; तैआ. ७,४, १; तां. ७,३,
 २;६:१२,५,२१; १७,३, १०;९,
 २७;२१, २,१; ५;६; जै. १०८:
 प. १,२; गो. १,२,१६;४, २३^३;
 २, २, १४; ५, ७^३; -मभ्य: शा.
 ७,२,३, ७;१०, १, ५,३; तै. १,
 ८,८,३; तां. १८, १०,१; ४; प.
 १,५; -मभ्याम् शा. ८,६, १,९;
 तां. ८, ९,२१; जै. ८४^३; -मा ३
 प.१,२;-मानम् तै.३,२,५,४;३,
 ६,१;-मानि ऐ.८,१२;१७; शां.
 ६,१०;११;३०,३; शांआ. ३,५;
 शा. १,८,१,१९; ७,४,१,१३;६,
 ७,१^३;३,५;१९; ५,५,५,१;५;६,
 ३,१,२०;५,३,४; ८,१,३,३^३;७,
 ४,१;३^३;९,१,२,३२^३;३४; १०,
 ४,१, १३; ५,१,२;५^३; २,१;६,
 ५,५;११,५,६,६^३; ७,५;७; १२,
 ८,३, २६:३०^३: १३,४,३, १४;
 १७,८, १५,२; का. १, २,४,९;
 तै. १,२,१,२६; ८,८,३;४^३; २,
 २,४,३; ६,५,८;२,७,७,८; १२,
 ८,१; तैआ.२,९,१;१०,१^३; ११,
 १;३,१२,४; ७,४,१; ५,१०,१;
 ७,५,२;८,१;१०,१३,१; तां. ७,
 ३,९;५,८,२; ७,३,४;१६;९,१,
 ३३; १३,९, १७; १७, ९, २७:
 १५,५,२६:१६,११,४; १८,१०,
 ३;५; २१,२,७;९; ज. ३७;५३;

११३;११७:१४३;१६८^३; १९३;
 जैउ. १,३,३,३; १६,२,१; १७,
 २,२;१८,२,३:७; जैआ.१,२,५८;
 ३८५;४४२;४८१; ५६४; ५८०;
 २, ६,४; आ. १, २,५८; ३८५;
 ४८१,५४१;५६४;५८०; प. ३,
 ८;१०; दै. १, २०;२१; गो. १,
 ३, ५; ५, २४; २५; २, २, ६;
 ५, ७; -म्र: ऐ. ३, २३; ८, २;
 ऐआ. १,३,२^३;३,१,५; शां.१२,
 ५^३; २२,८; २३,२;७; २७, ६;
 शांआ. ७,१६; शा. १, ४,१, १;
 २,२,४,१२^३; ७,६,७, ११; १२;
 ९,१२;८,१,१,५; ८;२,२; ५:८;
 १२, ८,३,२७; २८; १७, ४,१,
 २४^३;२७^३;२८^३; २९; ८,१४, ३;
 का. १,२,४,९^३; तै. २, २,८,७;
 ३,२,४; तैआ. ५,१०,२; तां.६,
 ४,८;९; ९,३,११; १०,६,१-६;
 ११,९,५; १२,१०,७; १५,३,२;
 १६,१६,१०; जै. १८;४७;८१^३;
 १०९;११०; १६८; १८४; जैउ.
 १,१,४,६; ६,१,६; २,७;१०,१,
 २;१२,३,७^३;५, २^३-६^३; १३,२,
 २^३;१४,१,२-८; २,१-७;१५,३,
 ७;१६,२,२;६;८;१०;१२; ३,२;
 ४;६; ८;९; १७, १,५; ३,१४^३;
 १८,१,२; ३,२,१,१;३^३;५;५,३;
 ३,२,३;३,७;६,६,४; ७,८,३,२;
 आ.१,३६९;प.३,१^३;७;सा.१,१,
 ८;१०;११^३;१२^३;१३; गो. २,३,
 २०; -म्र:इव शा.११,२,७,३२;
 -म्रा ऐ. ५,७;३२^३;३३;८,१२^३;
 १७^३; ऐआ. १,३,२^३;५,१,५;६;
 शां. ६,१०;११^३;१२; १७,६;७;
 २५,४; शांआ. २, १; शा. २,१,
 ४,६;१०; ५,२,४६; ७,६,७,२^३;
 १३^३;१९^३; ९,१६^३; ५,५,५,१५;
 ८,६,१, ५-९; १०,५,१,१; २,
 २१; ११,५,८,७; का. १, १,४,
 १०;५,१,३८; तै. २,२,८,७;६,

४,६:३,७,६,१३; १४,१,९,२०,
१: १०,९, १४; तैआ. ५, ९,४:
तां. ४,३,४; ५;९; ५,४,१३;७,
९;६,४,९; ७,१०,१३; ८,१,५;
६;९;९,२,१४; १९;९,१३:११,
१०,१०; १२,६,८; १३,३,१२;
२२; १४,३,८; ४,७; ५,१३;६,
८;१०; ११,१५; १५, ३,७; ५,
३५; २०, ३,२; जै. ७०; ७८;
८८^४;९३: १७७^३; १८०; १८६^३:
१९२;१९७; २००^३: जैड. १,४,
१,३^३; ४:२,६; १२,४,५;६; ५,
१-६;२,५,३,६;९; ३,२,४,१०;
५,११;६,२,२^३;४; ७,१,१०; प.
१,५;६:२,१^३; गो. १, ५, २४^३;
२५;३६; २,९:३,२^३; २,३,९;५,
३:४: -स्ना३ जैड. १,१२,४,४:
-स्नाम् ऐ. ३,२१; शां. ६,१०;
शांआ. १४,१; श. १,१,४, २^३:
३,२, १,५; ५,५,५,९; ९,५,२,
१२;१०,४,२,२४; ५,२,१; १३,
४,३,१४; का. २, १,३, ८^३; तै.
३,१२,९,१; तैआ. १०, १३,१;
तां. ४,८,१०; ६,८,७; ९,३,४;
१३, ७,२: १५, १०,६: १२,२;
१९, १२,८: जै. १६८^३; सा. १,
५,४; जैड. ४, ११, ३,१२: गो.
१,१,२,९; २,२४; ३,१;३; -स्मि
शां. ६,१२^३; गो. १, १,२३; २,
२१;५,१०; -स्ने तां. ६,४,९.

साम ← सामन्

साम-कारिन्- -रिणः प १,२.
साम-ना, षगा(√गि)- -गः गो. १,
५,२५; -नास्य ऐ. २,२२; -ना:ऐ. २,
३७^३; ३,४;१७; शां. १५,२;१७,
६;१८,३; २४,८^३; शांआ. १,४;
गो. २,५,३.
साम-वोप- -व्रेण गो. १,५,२४.
साम-चारिन्- -रिणा तै. २, ८,

९.१.
साम-तुस्(ः) ऐआ. २,३,४; शां.
४,४; श. ४,१,१,७^३; ८,१,११;६,
२,१: ५,१,१,१०; १०,४,१,४.
१५: २१-२३; ११,५,८, ५;६;
जैड. ३,४,३,१; दै. १, २४; प.
१,५; गो. १,३,३.
साम-त्रिष्टुभ्- -ष्टुप, -ष्टुभि
तां. १८,१०,६.
साम-न्व- -म् ऐ. ३,२३; श. १४,
४,१,२४: तै. २, २,८, ७; जैड.
१,१५, ३,७; १६,२,२; १७,१,
५;१८, १,२; ४,८,३,२; सा. १,
१,१३; गो. २,३,२०.
साम-निधन्- -न्ने श. ८, ६, २,
१९; जै. १४३; -न्ने: शांआ २,
१०; जै. १६८.
साम-पथ- -थः जैड. १,१,६,१.
साम-पयस्- -म् तैआ. ५,१०,१.
साम-प्रगाथ- -थः ऐ. ४,२,९;३१;
५,१;४; ७; १२; १६; १८; २०;
८,२: शां. २२, ४: २५, ५: ६:
-थान् शां. २९,३.
साम-प्रभृति- -ति प ५,१.
साम-प्रिय- -म् शांआ. १,४.
साम-मय- -यः ऐ. १, २२; श.
११,२,६,१३; गो. २,२,६; -यम्
शांआ. १,१;४,६; श. ४,३, ४,
५;१०,५,१,५: गो. १,२,९.
साम-राज- -जम् तां. १५,३,३५;
आ. १, ५,५५; -जानि आ. जैआ.
१,५५५.
साम-राजन्- -राजातां. १५,३,३५
साम-रूप्य- -म् तै. ३,१२,९,२.
साम-वज्र- -ज्रः प. ३,८.
साम-वर्ण- -र्णः जैड. ४,११,२,७.
साम-विद्- -वित् जैड. १,३,२,५;
११,१,७; १३,१,६; ३,१,१,१३;
१९: -वम् गो. १,२, २४^३; ३,१.

साम-वेष्ट- -वः ऐ. ५, ३२; ऐआ.
१,३,२; श. ११,५,८,३; १२,३,
४,९; १४,४,३,१२; १,४,१०;६.
१०,६; ७,३,११; तै. ३,१२,९,२;
जैड. ३,४,१,७; प. १,५; ४,१; गो.
१,२,१६; १८; १९; ५, १५; ६, २५;
-वम् ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ३;
श. ११,५,८,६; जै. १२५; प. १,
५; गो १,१,६^३; १९; २९; ५, १८;
-वस्य ऐआ. ३, २, ५; शांआ.
८, ८; जैड. १,१, १, ५; गो. १,
५,२५^३; -वात् ऐ. ५, ३२; श.
११,५,८,४; जैड. ३,४,१,८; प.
४,१; गो. १,१, ६; -वाय वं. १,
-वै गो. १,१,२५; २९; -वेन श.
११,५,८,४; ६; तै. ३,१२,९,१.
साम-वैर्य- -म् जैड. १, १८, ४,
३; १२.
साम-शिरस्- -राः शांआ. ३, ६.
साम-श्रवस्- -वाः श. १४, ६, १, ३
सामश्रवस- -सः तां १७, ४, ३;
जैड. ३,१,५,२; प. ३, ७.
साम-संनति- -म् शां. १७, ७;
गो. २, ५, ४.
साम-सरस्, स- -सी -से आ. १,
५२५.
साम-सुरस- -संजआ. १, ५, २५.
सामा(मडाआ-)मन्- -त्माना तै.
२, ८, ९, १^३.
सामा(-मडाआ-)न्त- -न्तेषु सा. १,
८, १३; ३, २, ११.
सामा(-मडाआ-)ज्य- -ज्येषु गो.
२, ३, १२^३.
सामन्वत्(-न्+मनुप)- -त् तै. २, १,
५, ७.
सामन्विन्(-न्+विनि)- -न्वी जैड. १,
१४, २, ११.
सामान्य(← गमान)- -म् गो २, २, २४.
सामि श. १, ३, १, २०; ५, १६; ७, ४,

ॠ पुंलि रूपम् । त्तु. था. मुपा. द्र. । मुपा. 'सामान्येष्टसीदत्' । एवं किल G. शोधयति । 'असी वाज्येपु असीदत्' इति त्वस्मान् आभानि ।

३;२,३,२, १४; ३, ४^५; तां. ९,
३,१; जैउ. ४, २,१,११; सामि-
डव गो. १,४,१५;५,१०॥

सामि-चित- -ते श.७,२,१,१८;५,
२,३८.

सामि-संस्थित- -ता: श. ९, ५,१,
२८.

सामिधेन(←समिध्)- -म् श. १, ४,
१,२०;२५.

सामिधेनी- -नी श. ११, २, ७,
६; -नी: ऐ. १,१;३,४०; ४५^३;

४,१९;२६; शां. ३,२^३;७,२;८,
२:१०,६; श. १, ३, ५,७; १०;

११; ४,३,२;२२;६,२,१२;४,६,
७,७;९,४, ४, १६; ५,१, २२^३;

११,२, १,२; १२,४,३,५;४,१-
५; तै.१,५,९,४;५;६,६,५;२,२,
१,६^३; गो.१,३,९; -नीनाम् शां.

३,२^३;३; श.१,४,१,२; -नीभि:
शां. ३,२^३; श. १,३,५, १;४,३,

१;२;२२; ११, २,१,६; -नीभ्य:
श. ११, २,१,२; -नीम् शां. ५,

६^३; श. २, ६,१, २१^३; का. १,
६,१,१४; गो. २,१,२४^३; -नीषु

शां. ८,८; श.१,४,१,२०; -न्य:
ऐ. १, २५; ऐआ. ५,१, १; शां.

३,२^३;३;४,१,२;५,१;३;५;८;७,
२;८,८; ११,७; श. १,३, ५,१,

७ ४,१,३३^३; ३,१,३,६; ६,२,
१,२१;२५;२,२,३;८; ३१; ३६;

३७; ११,१,५,९;२,१, ५;६; ६,
३;७,६;४,३,१९; १३,४,१,१३;

१५;२,७;१०;१३; तां. २३,१६,
६; गो. १,३,९;२,१,१९; २१;

२३; -न्याम् श. १,४, ३, ११.

सामुद्र(←समुद्र)- -द्रे आ. १,१८.
सामुद्रि- -द्वि: श. १३,२,२,१४.

सामद्र(←समद्र)- -द्: श. १३, ४,
३,१२.

साम्य(←सम)- -म्यात् सा. १, १,
१३.

साम्यक्षा- -क्षे तै. १,२,६,५;६.
साम्येक्ष्य- -क्ष्याय तां. १२, १३,
२६;२१,२,९६; जै. ७७[॥].

साम्राज्य(←सम्राज्)- -ज्यम् ऐ. ७,
३२^३;८,१२;१४;१५^३; १६^३;१७:

१९;शांआ.१,७;११,७; श.३,३,
२,६; ५,१,१, १३^३; ९,३,४,८;

११,४, ३,३;१०^३; १२,८,३,४^३;
२३^३; १४, १,३, १२; तै. १,७,

१०,२;२,५,७,३; तां. ४,६,२४;
१^३,३,३५; गो.२,५,७^३; -ज्याय

ऐ. ८,६; १२; १३; १४^३; १७-
१९; शांआ. १,७; श. ३, ३,२,

६^३;४,१,७; ५,४,४,५^३; १२,८,
३,१०; तै. १,७,१०,२;२,६,५,

२; जै.११७;१८८;-ज्येन शांआ.
११,८; श. ५, २,२,१४; ९,३,

४,१७^३;१२,८,३,४;२३; तै. १,
३,८, ३^३; ४; जै. १३९; गो. २,

५,७.

सायु(१/सो)- -यम् ऐ. ४, २०;
५, २९^३-३१^३; ७, ४; १२;

ऐआ. २, १, ५; शां. २, १^३;२;
७; ९; ४, २; १४^३; ५, ५; ७,

३; ८, ८^३; श. २,२,४, १७; ३,
१,२;४;९; ११; १३^३; ३४;३६;

२,४;३,९;१९;४,२; ३^३;४,२,३;
७,१,२,११; ११,२,५,२; ६,२,

२; १३,१,४,३^३; ४,३,५; ४,२;
१४,२,१,१; का. १,२,४,१३;३,

१,२;४; ६;७^३; २१;२३; २४;४,
१,२^३;२,१; तै. १, ४,९,२^३; ५,

३,१;३;२,१,२,६^३;७^३;९; १०^३;

४,४; ५,२;३; १०; ११^३; ९,२;
११,१^३;४,२,४;३,१३; ५,५,७^३;

६,१२,३;३,२,१,६; ३,४;७,१,
६^३;७; ९, १३,२; ३^३; तैआ. २,

१३,१; ५,८, १३; १०, ६३,१;
६४,१^३; जै.६^३;७४^३;९७;१५२^३;

१६८;१८०^३;१८६;२०५; ५, ४,
५^३; गो. १,२,३;६; ३,१३;१५^३;

२,१,२३^३; २,७^३; -यात् तै. १,
५,३,३; -ये शां. २, ८; श. ७,

३,२,१८.

सायं-यावन्- -वभि: तै.२,१,५,
१०^३; मं. १,७,८; -वान: तै.२,

१,५,१०^३.

सायसा(←मूडाआ)-हुत्ति- -तय: ऐ.
५,२८; -तिम् श. ४,५,१, १६;

-ती जै. ४; -त्या ऐ. ५, २८^३;
-त्याम् श.१३,४,१,९.

सायं-गोष्ठ- -ष्ठा: ऐ. ३,१८.

सायन्तन- -म् गो. २,२,७.

सायं-दुग्ध- -म् श.३,२,२,१६.

सायं-पोष- -ष: शां.५,५; गो.२,
१,२३.

सायं-प्रातर(ः) ऐ.३,४०^३; श.३,
४,४,२१; ११,२, ५,२; का. १,

३,३,३; तै. ३,९,२३.१.

सायंप्रातराशिन(←र/अश)- -शी
श. २,४,२,६^३; का. १,३,३,६^३.

सायंप्रातर्होम- -मौ गो. १, ५,
२३.

सायक- -क: जैउ. ३,७,३,२; -कम्
तै. २, ५,४,२; -काय जैउ. ३,
७,३,२; -कानि शां.८,४; तैआ.
४,५,७;५,४,१०.

सायकायन्- -न: श. ६, २,१,३९;
९,५,२,१;१०,४,१,१०; १४,७,
३,२७; -नात् श.१४,७,३,२७.

॥ 'वै आसुः' इत्यत्रार्पणः प्रकृत्यभावः द्र. अथवा 'वा' इत्येवोपमायांयो निपातः स्याद् उत वा 'इव' एव लिपिकारप्रमादतः प्रचञ्चनतामगादिति वाच्यम् 'सामीव' इत्येव मूपा. स्यात् । † 'सामक्ष्य(←समक्ष)' इत्यस्य स्थाने भ्रष्टोऽयं पाठ इति Mss. । § 'म्येक्षा-' इति मुपा. चिन्त्यः । ¶ C. टि. द्र. । § 'सायं यावभिः' इति मुपा. चिन्त्यः ।

सायवस- -०स श. १०, ६, १, ९.

सायुज्य(←सयुज्)- -ज्यम् ऐ. १, ६;
२, २४^३; ३, ४१; ४४; ६, ३२^३;
ऐआ. ३, २, १; २; शां. ७, १; ८,
३; १८, १०^३; २१, १^३; शांआ. ८,
१; २; श. २, ६, ४, ८^३; ५, २, २,
१४; ११, ४, ४, २-७; ६, २, २; ३;
१२, १, ३, १-२१; १३, ४, ३, १५;
१४, ४, १, २४; ३, ३४; ८, १४,
१-४; का. १, ६, ४, ९^४; तै. १,
४, १०, ४; ७; ८; १०; ५, १०, ४-
७; २, ३, ७, २^३-४^३; ३, १, ६, १^३;
८, १८, १-३; ९, २०, २^३; १०, ९,
११^३; १०, ४; ११, ५^३; ६^३; ७^३; ११,
१०, १^३; २; ४; १२, ५, ११^३; ९, ८^३;
तैआ. २, ९, १; १४, १; १५, १;
१०, १४, १^३; ६४, १^३; तां. २०,
१६, ९; २^५, १८, ६; जै. ७; गो.
१, ४, ८^३; १०^३; २, ४, १०^३.

सार- -म् ऐ. २, १^३.

सारसारि-त्तम- -मः तै. ३, ८, ७, १; २.

सारघ(←सरघ)- -घम् श. ३, ४,
३, १४^३; १४, २, १, २०; तै. २, ६,
४, ५; ६; ३, १०, १०, १; जै. १६४;
-घस्य श. १४, २, १, २०; तैआ.
४, ८, ४; ५, ७, ५; -घा: जै. १६४;
-घेण शांआ. १२, २.

सारङ्ग- -म् ऐ. ८, २१; श. १३, ५,
४, २; दै. २, २.

सारङ्गी- -ङ्गी: तां. २१, १४, ८.

सारङ्ग-शुक्ल-कृष्ण-रूप- -पाणि दै.
२, ३.

सारथि(←सरथ)- -थि: सड्व ऐ. २,
२५.

सारमेय(←सरमा)- -यौ तैआ. ६, ३, १.

सारस्वत्(←सरस्वती)- -त्त: ऐ. ३, १;
शां. १२, ८; श. २, ५, १, ११; ४,
६^३; ५, ५, २, ७; ४, १६^३; १२, ७, १,
१२; २, ५; ८, २, २५; ९, १, ४; का.

१, ४, ३, ९; ५, ३, ६^३; तै. २, ७, ३,
२; तैआ. ५, ११, ४; -त्तम् ऐ. ३,
१; २^३; ३; ४; शां. २४, २; शां.
२५, २; २६, ११; १५; शांआ. १,
२; श. ३, ९, १, ७; ९; ४, २, ५,
१४; ६, ३, ३; ५, १, ३, २; ४, ५, ७;
११, ४, ३, ५; ५, २, २; १२, ७,
२, ३; ८, २, ९; २३; २७; ९, १, १२;
तै. १, ७, ५, ५; ८, ४, २; ५, ६; २, १,
७, १; ६, १, ५; सं. ५; गो. १,
३, १२; -ता: श. १२, ८, २, १६;
१७; २०; -तात् श. १२, ८, २,
२५; -ताभ्याम् श. १२, ८, २,
३४; ९, १, ९; -ते श. १२, ८,
२, २५; ९, १, १३; दै. १, १४;
-तेन श. २, ५, २, ३५; ५, १, ३,
२; १२, ८, २, ९; ३२; ३, १८; ९, १,
७; -तौ श. ७, ५, १, ३१^३; १२,
९, १, ५; तै. १, ४, ४, ९^३.

सारस्वती- -ती श. ५, ५, ४, १;
-ती: श. ५, ३, ४, ३; १२, ७, २, ७;
तै. १, ८, २, ५; -तीम् श. १३, २,
२, ४; शां. १४, ५; -तीषु श. ५, ३,
४, २३; २५^३; -त्य: श. १२, ८, २,
१८; १९; -त्या तै. १, ३, ४, १; ३; ५.

सारागवस्त्र(←सरागवस्त्र)- -स्त्रै:
तैआ. १, ३, २.

सागर्ढा- -ढ: श. १४, ९, ४, २२.

सार्जय(←सृजय)- -य: श. २, ४,
४, ४^३; १२, ८, २, ३; का. १, ३, ४,
२^३; -याय ऐ. ७, ३४.

सा(सडअ-)-र्थ- -र्थ: -थात् जै. १६८;
-थान् शां. ८, ९.

सा(सडअ-)-र्थ- -म् ऐ. ७, १८; श. १, ३,
१, ९; २०; २, ३, २, १४; ६, २, ७; ३,
४, १, १७; २, ५; ८; ९^३; १५; १६^३;
४, ९; ६, ३, ६; ५, २, ३, २; ४, ६; ३,
४, २७; ८, २, ४, १८; १२, ९, १,
१२-१७; १३, ४, ४, ६-८; ५,

१, २^३; १८; १४, ९, ३, २२; जै.
८१; जैठ. १, १५, ३, ७^३; ४, ८, ३,
१; सं. ३; गो. १, १, ३; २, ६, ७.
सार्पराज(←सर्पराजन्)- -जा: आ. २,
२४, ६.

सार्परा(जन्-→)ञी- -ञी: शां. २७,
४^३; तां. ४, ९, ६; -ञ्य: शां. २७,
४; -ञ्या: तां. ४, ९, ४; ९, ८, ७.
सावकामिका(←सर्वकाम)- -का: सा.
३, ७, १०^३.

सार्वभौम्(←सर्व-भूमि)- -म: ऐ.
८, १५^३; -मम् श. १२, ३, २, ६;
-मस्य गो. १, २, १०.

सार्ववश्य(←सर्व-वश)- -श्याय जै.
११७; १८८.

सार्वयुष(←सर्वायुस्)- -य: ऐ. ८,
१५^३; श. ८, १, ४, ६; -पम् श. ८,
१, ४, ६.

सार्वसेनि-यज्ञφ- -ज्ञस्य, -ज्ञेन शां.
४, ६.

सा(सडअ-)-ष्टि-ता- -म् तै. ३, ९, २०,
२; १२, ५, ११; ९, ८; तैआ. १०,
१४, १; तां. २५, १८, ६.

सालावृक्- -काणाम् श. ११, ५, १, ९;
-कैम्य: ऐ. ७, २८; शांआ. ५, १;
तां. ८, १, ४.

सालावृक्येय- -येम्य: तां. १३, ४, १७;
१४, ११, २८; १८, १, ९; १९, ४, ७.

साछञ- -म् शांआ. ३, ३; ५.

सा(सडअ-)-वर- -म् श. १४, ९, ४, २२||
सावयसु(←स-वयस)- -स: श. १, १,
१, ७; का. २, १, १, ६; जै. १५; १६४;
-सस्य जै. १५; -सा: जै. १०३.

सा(सडअ-)-वस- -स: जै. ५, ५; -सम्
श. २, ६, २, १७; -साय गो. १, १, १३.

सावित्र(←सवितृ)- -त्र: शां. १२,
८; १६, ३; २५, १०; श. २, ५, १,
१०^३; ४, ५^३; ४, ४, १, ६; ५, ३,
१, ७; ५, २, ६; ४, ३०^३; १२, ७, २,

† 'यत्किञ्चित्सारम्' इति मुपाठे सा. तथा चिच्छेद । Btw. तु 'कंसारम्' इति पदमेकमाह । ‡ =सागर्ढा
(सडअर्गल) । φ ←सर्वसेन । || 'सडअवरा' इति वृ. ६, ४, २२.

१७; १९; ९, १, ३; का. १, ४, ३, ८;
 ५, ३, ५; तै. २, ७, २, १; ३, १; ३,
 ९, १७, २; १०, ९, १२; १५; ११,
 २; ७; तैआ. १, २६, १; तां. २१,
 १०, २३; -त्रम् ऐ. ४, ३०; ३२;
 ५, २; ५; ८; १३; १७; १९; २१;
 २६; ऐआ. १, ५, ३; शां. १६, ३;
 ४; १९, ९; २०, २-४; २१, २-४;
 २२, २; २३, ३; ८; २५, ९; २६,
 १०; १३; १७; शांआ. २, १८; श.
 ३, १, ४, १९; ५, ३, १०; १२; ९,
 १, २०; ४, ३, ५, २३; ४, १, १; ३;
 २, १०; ५, ३, १, ७; ४, ५, ६; ५, ४,
 २९; ११, ४, ३, ५; ५, २, १; १२,
 ३, ५, १; १३, ५, १, ११; तै. १, ३,
 ५, १; ७, ३, ५; ८, ४, १; ६, ३; ३,
 ८, १२, १; ९, १७, १; १०, ९, ६;
 १०-१५, ११, १; २: ५; तैआ. १,
 २२, १०; २६, २; ५, २, १; जै.
 १६१; गो. १, ३, १२; ५, २२;
 -त्रस्य श. ४, १, ८; तै. ३, १०,
 ९, १३; १४; -त्राणि शां. १६,
 ३; श. ६, ३, १, १; ६; ७: २१; ९,
 ५, १, ४३; १०, ४, १, १६; आ.
 जैआ. १, ३३९; -त्रा३म् तै. ३,
 १०, ९, ३; -त्रे श. १२, ९, १,
 १६; तै. ३, १०, ९, ५; ६; १२, ५,
 १२; -त्रेण शां. ६, १४; श. २,
 ५, २, ३५; ४, ३, ५, २३; ६, ५, ४,
 ११; १२, ८, २, ३३; ९, १, ८.
 सावित्री- -त्रियः तै. ३, ९, १३,
 १; २; -त्रिया तै. ३, २, ५, ३;
 ३, ४, ६; -त्रियाः तै. ३, ८, ८, ३;
 -त्री ऐ. १, १९; ३, २९; शांआ.
 ११, ७; श. २, ३, ४, ३९; तै. २,
 ३, १०, १; ३, ७, ६; तैआ. १०,
 २१, १; तां. १६, ५, ५; ९; १७;

जैउ. ४, १२, १, १; ३; ५; ७;
 ९; ११; १३; १५; १७; दै. ३,
 २३; गो. १, १, ३३; -त्रीऽइव
 शांआ. ११, ८; -त्रीः शां. ८, ३;
 श. १३, ६, २, ९; -त्रीम् ऐ. १,
 १६; ३०; ४, ७; शां. ८, १२, ५;
 श. ५, १, १, १४; ६, ६, १, २१; ११,
 ५, ४, ६; १३; १३, ४, २, ६; १४,
 ८, १५, ८; ९, ३, १३; तैआ. २,
 ११, १; १६, १; जैउ. ४, १२, २,
 ६; गो. १, १, ३१; ३४; ३८;
 -त्रीषु श. १३, ४, ३, ६; -त्र्यः
 श. १३, १, ४, २; -त्र्या श. ३,
 ३, २, १०; ११, ५, ४, १२; का. १,
 ४, १, २८; गो. १, १, ३४; -त्र्याः
 श. १३, १, ३, ७; ४, ३, ५; जैउ.
 ४, १२, २, ६; गो. १, १, ३४-
 ३६; -त्र्य ऐ. ३, २९.
 सावित्र-ग्रह- -हः ऐ. ३, २९; शां
 १६, २; -हस्य शां. १६, २; ३०,
 १; -हेण शां. १६, २; ३०, १.
 सावित्र्य- -म् सा. १, ४, १२.
 सावेदसी(←सवेदस्)- -सी जै.
 २०५.
 सावेश्य(←सवेश)- -म् तां. २०,
 १६, ९.
 सा(सअ-)शानानशान- -ने तैआ. ३,
 १२, २.
 सा(सअ-)शातिका- -काः सं. २, ७, ४.
 सा(सअ-)शिर- -म् श. ३, ३, ३, १८.
 सा(सअ-)श्व- -श्वः तैआ. ४, ४२,
 २; तै. २, ४, २, ४; -श्वः शां. ५,
 २; १८, ६; गो. २, १, २०.
 सासहि(√सह)- -हिः श. ६, ६, ३, ९;
 -हिम् श. ६, ६, ३, ९; तै. २, ७,
 १३, ५.
 साहदेव्य(←सहदेव)- -व्याय ऐ. ७,

३४.
 साहसु(←सहम्)- -म्: श. ४, ५, ८,
 १२; ७, ५, २, ३४; ८, ७, ४, ११; तां.
 ५, २, ३; -सम् ऐ. १, २८; शां.
 २१, ५; श. ७, ५, २, ३४; तै. २, ३,
 ३, १; तैआ. ६, ६, १; तां. ५, २,
 ३; सं. १, ८, ५; -सूत्य श. ९,
 २, ३, ३२; -साः शां. २१, ५.
 साहसी- -सी श. ४, ५, ८, १
 ३; ४; -सीः श. १०, ४, ४, ४;
 -सीम् श. ७, ५, २, २०.
 साहन(सअहन)- -हनः ऐ. ३, ४४;
 गो. २, ४, १०; -हनम् गो. २, ४,
 १०; -हनस्य तै. १, ८, १०, ३;
 तां. १८, ११, १०; गो. २, ४,
 १०.
 √सि, असिनात् जै. १६०.
 सित्त- -तः गो. २, १, १२; -तम्
 ऐआ. २, १, ६; जैउ. १, ९, २, ९;
 -ताय तै. ३, ८, १८, ४.
 सिह्वा- -हः शांआ. ३, २; श. ५, ५, ४,
 १०; ८, २, ४, ५; १२, ७, १, ८; तै.
 १, ८, ५, १; जै. १५०; -हम् श.
 ८, २, ४, ५; १२, ७, ३, २१; तै. २,
 ६, १, ५; ७, १६, ४; ८, ७, ५; -हस्य
 तै. २, ६, ४, ६; -हाः श. ८, २,
 ४, ५; तै. २, ७, १२, ४; जै. १५०;
 -हाय तै. २, ६, ११, ९; -हे तै.
 २, ७, ७, १.
 सिही- -ही ऐ. ६, ३५; श. ३,
 ५, १, २१; २४; २५; ३३; ३५;
 ३६; २, ८; ११; १२; १३; जै.
 १३६.
 सिंह-लोमन्- -मानि श. ५, ५, ४,
 १८; श. १२, ७, २, ८; १, १, ६.
 सिंहो-प्रभव- -वे गो. १, २, ८६.
 सिक्ता(√सिच्, क्)- -ताः श. ३, ५,

† 'प्रभवे' इति पाठे । √हिसरिति या । √सहेरिति M. १०. ॥ 'भिः' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । 'सिंहो'
 इति 'प्रभवे' इति च पृथक् पद इति मुपा. चिन्त्ये 'सिंहो' इत्यस्यान्वयानुपपत्तेः । आश्रमविशेषनाचकत्वेनैकपद्यमेव
 उच्यते । पूर्वपदे विभक्त्यंशः प्रामादिकः स्यादथवाऽल्लङ्घा योगनिर्वाहः । 'सिंहो' इति 'प्रभवे' इत्यपि पाठान्तरे तः ?
 व. अभ्व- ।

१,३६; ६,१,३, ४; ४,४,१८;
 ७,१,१,९; १०; ११; १६; ४१;
 ४४; २,१७; ३, १,९; १०; ११;
 २३; २७; ३५; ३६; ३७; ३९; ४०;
 ४२; ५,१,३२; २, ५९; १०, ६,
 ४,१; १४,१,३,१४; २२, ४३; तै.
 १,१,३,१; ३, १२, ६, २; -ताःऽइत्र
 तैआ. १,२७,५; -ताभिः श. ३,५,
 १,३६; -ताभ्यः श. ६,१,३,५;
 -तासु श. ७,५,२, ५९ -ते श
 ७,३,१,३८; ४३.
 सिक्तो(-नाडउ)-पोष्त(-व/वप्)-
 -प्ते तैआ. ५,२,१२.
 सिक्त-क्ति- सिक्त्वा/सिच् द्र.
 ✓सिच्(→ञ्च),सिचते तै. २,४,३,१०;
 ३,७,९,६; सिञ्चति ऐ. २,३८; ४,
 १४; ६,२७; ऐआ २,५,१; शां. ३,
 ९; १९,९; ३०,४; श. ६,३,१,७; ६,
 १,६; तैआ. २,८,१; सिञ्चति श. १,
 ५,२,११; १४; ४,२; ७,२,२१,९,
 २,७,९; २,३,४,८; ४,४,१९; २३;
 ५,१,९; ३,८,४,११; ५,१,२; ३;
 ४,३,२,३; ६,२,२,२७; ३,१,७;
 २१; ३,१८; २१; ४, १,७; ६,
 १,६; १४; ७,१,१, ४१; २, १,६;
 ३,१,२८; ३५; २, ९; ४, २, २२;
 २४; ८,६,३,१२; ९,३, १, १;
 १०,४,१,२; २,२९; ११,१,२,२;
 १२,९,१,१६; का. १,३, ४,१२;
 १३; ४,१,६; ३,७; तै. २,१, ५,
 ५; तां. २५,१०,१०; जै. २४; ९३;
 १११; जैउ. २,१,२,९; ३,२,३,
 १०; ५,४; ५,६; ८; गो. २,६,१५;
 सिञ्चतः श. ७,४,२,२२; सिञ्चतः
 श. १०, ५, २, १२; सिञ्चन्ति
 ऐ. २,३८; तां. ८,७,९; सिपिचे
 गो. १,५,२४; सिञ्चतु तैआ. २,
 १८, १; सिञ्च तै. १,२,१,१५;
 सिच् तैआ. ६,७,१; सिञ्चत ऐ.
 १,२२; सिञ्चत तै. २, ६, १,१;

असिञ्चत् ऐ. ५, १५; श. १०, ४, २,
 २६; २९; तै. ३, ७, ६, १३; असिञ्चत्
 तै १, ७, १, ७; जै. २०८; असिञ्चन्त
 शां. ६, १; असिञ्चन् श. ६, १,
 ३, २०; ७, २, १, ५; १२, ७, ३, ३;
 सिञ्चत् श. १, ७, २, १४; ७, २,
 २, ५; असिचामहे शां. ६, १.
 सिच्यते ऐ. १, २२; ६, ९; २७;
 ३६; ऐआ. १, १, २; ३, ७; ३,
 २, २; शां. १, १; ३, ९; ८, २;
 १६, ५; ६; १९, ६; श. १, ४, १,
 ६; ४, १, २, १०; ६, ३, १, ७; ४, १,
 ७; २, ८; ६, १, ६; ७, १, २, २३;
 ३, १, २८; ८, ६, ३, ११; ९; ९, ३,
 १, २; ५, १, ५६; १०, ३, २, ७;
 तै. १, १, ९, ५; सिच्यते श. १,
 ५, ३, १६; २, ४, ४, २२; ३, ५, ३,
 १६; ६, २, २, २२; ४, २, १०; ४,
 १९; ६, १, ११; ७, ३, २, ९; तां.
 ८, ७, १०; १२, १०, १२; जै. १२९;
 १६४; प. २, १; गो. २, ४, ५.
 सिच्येत(सिच्येत?) शांआ. ८, २;
 असिच्यत जैउ. १, १८, ३, ७.
 सिक्त-क्तम् ऐ. २, ३९; ३, ३३;
 ३५; ४, १४; ५, २७; ६, ९; ७, ३;
 ऐआ. १, ४, २; शां. ३, ९; १६, ४;
 १९, ६; श. १, ५, ४, ३; ७, २, १४;
 २१; ९, २, १०; ११; २, ४, ४, २२;
 २५; ३, ७, २, ८; ४, ३, २, ४; ४, २,
 १६; ५, १, ८; ६, १, ३, २०; ४, २,
 ९; ३, ६; ६, ३, १७; ७, १, ४, २,
 ५; ७, १, १, १२; १७; ३, १.
 ४५; ५, १, ३२; ९, ५, १, ५६;
 ६८; ११, ४, १, ७; १५; १२, ४, १,
 ७; ५, १, १३; का. १, ३, ४, १३;
 तैआ. १, १२, १; जै. ९७; १८४;
 जैउ. २, १, २, ९; ३, २, ५, ५; ३, १,
 २; प. २, १, २; गो. १, ३, ७; ९;
 २, ४, ५; ६, ७; १५; -क्तस्य श.
 ४, २, १, २८; -क्ताः गो. २, ४, ५;

-कात् गो. २, ६, १५; -काय प.
 २, २; -क्तन श. १, ५, ३, १६.
 सिक्ति-क्तिः ऐ. २, ३८; ३९; ६, ३.
 सिक्त्वा ऐ. ६, २७; सा. १, ७, ११.
 सिच्-सिचि श. ३, २, १, १८.
 सिच्यमान-म् श. ४, २, १, १८.
 सिञ्चत्-ञ्चत् तै. ३, ३, १०, ३.
 सित-√सि द्र.
 ✓सिध्वा, सेधति तै. २, ४, १, ६;
 सेधतम् तै. २, ८, ४, ६; सेधत तै. २,
 ८, २, २.
 सिद्ध-द्वाः शां. १०, ३, १३; २३, २८, ८
 सेधत्-घन्तः तै. २, ८, २, ३.
 ✓सिध्वा, सिध्यति सा. ३, ४, ७, ९;
 गो. २, २, ८; सिध्यन्ते तैआ. १,
 ३१, ५; सिध्यन्ति गो. १, १,
 २२; सिध्येत शांआ. ५, ७, ८.
 सिद्ध-द्दः श. १४, १, २, २३; जैउ.
 ३, ३, २, ५; -द्धम् सा. ३, ९, १;
 सा. ३, ९, १; -द्धे सा. ३, १, १२.
 सिद्ध-गमन, सिद्धा(-द्धआ-)
 गमन-नः तैआ. १, ८, ७.
 सिद्धि-द्धिः शांआ. ५, ३; ८, २;
 गो. १, २, ८; -द्धिम् सा. ३, ४,
 ६; -द्ध्ये तैआ. ४, ३, २; ५, ३,
 ६; तां. १२, ९, १; १५, ५, २८.
 सिध्म-ध्मः तै. २, ८, ४, ४.
 सिध्म-ल-म् तै. ३, ४, १४, १.
 सिनीवाली-लि श. १४, ९, ४, २०;
 मं १, ४, ७; २, ६, २; ली ऐ. ३, ४, ७;
 ४८; ७, ११; श. ६, ५, १, ९; १०;
 तै. १, ७, २, १; प. ४, ६; गो. २, १,
 १०; ल्ये ऐ. ३, ४, ७; श. ९, ५, १, ३८
 सिन्धु-न्धवः श. १०, ६, ४, १; १३,
 ८, ३, ५; १४, ९, ३, ११; तै. २, ४,
 ३, ११; ५, २; ७, ७, ६; तैआ. १०,
 १०, १; २; ४९, १; जैउ. १, ९, २,
 ९; -न्धवः श. १२, ६, १, ३४;
 -न्धुः ऐ. १, २१; श. ८, ५, २,
 ४; १२, ६, १, ३४; तै. २, ८, ७, २;

† १ गत्याम्, २ संराद्धौ, इति विवेकः ।

तैआ. ४, ४२, ३; -न्धुम् तै
२, ४, १, ५; तैआ. १०, १, १३;
जै. १७८^३; २०३; २०४; -न्धुम्ऽ
इव तैआ. ६, ११, २; -न्धून् ऐ.
२, ९; तै. २, ८, ३, ८; ३, ५, ७, ३;
जैव. १, ९, २, ७, ९; -न्धूनाम् तै.
२, ६, ९, १; ३, ५, ७, ४; -न्धोः
तैआ. ४, ४२, १; जै. २०३; २०४^२.
सिन्धु-क्षिप्त(√क्षि) - क्षिप्त तां.
१२, १२, ६; जै. १७८.
सिन्धुक्षिप्ता - ता जै. १७८.
सिन्धु-पा(←पा)मन् - म आ. १,
१३७; १५२; १९७; ४०४; ४१४;
जैआ. १, १९७.
सिम - म: जै. १८३^३; -मस्मै तै. २,
८, ७, २.
सिमसिमायत्(√सिमसिमाय) - यत्
जै. १८२.
सिमा - मा: ऐ. ५, ७; तां. १३, ४,
१; ५, ३; जै. १७९^३; १८३; आ.
२, २६, १; जैआ. २, २४, १;
-मानाम् ऐ. ५, ७; तां. १३, ३, ३;
५, ३; ६, ५; ९, ३; ४; जै. १७९;
१८२; -मास्य: तां. १३, ९, ४.
सिमा-स्व - स्व ऐ. ५, ७; जै. १८२^३.
सिरिन्द - न्द: जै. १६४.
√सिक्, सीव्यति ऐ. ३, ३७; तै. ३,
१०, ११, ७; सीव्यत्तु मं. १, ५, ३.
सिपासत्(√सन्) - सताम् तै. ३,
१२, ९, ३; -सन् तै. २, ८, २, ८;
-सन्त: तै. २, ८, ६, ७.
सिपासती - त्य: ऐ. ४, १७.
सिपासु - सव: ऐ. ६, ७; गो. २,
५, १३.
सिपिमयाण(√सिमि) - गस्य तैआ. ५,
१, ३.
सिष्विदान्(√सिष्वि) - न: तैआ. ६,
२, १.
सिष्वक्षमाण(√सिष्व) - ण: गो. २,

२, ११.
सुीता - ता श. ७, २, २, ५; १०; ११:
तै. २, ३, १०, १; -ता: श. ७, २,
२, १३; १५; १६; १९; ३, ३; ४,
२९; १३, ८, २, ७; -ताम् श. ७,
२, २, ९; १३, ८, २, ६; -न्ते श.
७, २, २, १०^३; -न्ते तैआ. ६,
६, २.
सीता-समर् - र: -रे श. ७, २,
३, ३.
सुीदत्(√सद्) - दन्त: श. १२, १, ३,
२२; -दन्तम् तै. २, ६, १७, ३.
सुीदन्ती - न्ती तै. ३, ७, ६, ८.
सुीदन्तीय - यम् तां. ११, १०, १२;
आ. जैआ. १, ५८१ -यस्य तां.
११, १०, १२; -ये आ. जैआ. १,
४०७; -येन तां. ११, १०, १२.
सुीदन्तीय-स्व - स्म तां. ११, १०,
१२.
सीवला - ल्ले तै. २, ५, ६, ४; ५.
सीम् तै. २, ७, १३, ४; ८, ४, ७; २, ८,
७, ४; ३, ६, १०, १; तैआ. ६, २, १.
सुीमन् - मा श. ७, ४, १, १४,
-मानम् ऐआ. २, ४, ३; तां. १३,
४, १; १९, ५, २०; जै. १८२;
१८३; मं. १, ५, २^३; -मानाम्
आ. १, ५५५; -म्न: ऐ. ५, ७^३.
सीम-तुत्(ः) श. ७, ४, १, १४^३; तै.
२, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०;
जै. १८३.
सीमन्त - म् तै. २, ७, १७, ३.
सुीर - रम् श. ७, २, २, २^३; ४, ५; १३,
८, २, ५; का. १, ६, ३, २; तै. १,
७, १, २; २, ५, ८, १२^३; -रा श.
७, २, २, ४, ५; जै. १७६^३.
सुीर-पति - ति: तै. २, ४, ८, ७; मं.
२, १, १६.
सुीस - सम् शांआ. ११, ७; श. ५,
१, २, १४; ४, १, ९; १०; १२, ७, १,

७; २, १०; तै. १, ८, ५, ४; ३, १२.
६, ५; गो. १, १, १४; -सम्ऽइव
शांआ. ११, ८; -सेन श. ५, १,
२, १४^३; ४, १, १०; १२, ७, २, १०;
१२; ८, ३, १४; तै. १, ७, ८, २; ८,
५, २; २, ६, ४, १; ६, ११, ६; गो.
१, १, १४.
सु ऐ. १, ९; २२; २, २; ४, ३; २०; २९;
३१; ५, १; ४; ६; ७^३; १२: १८-
२०; ६, १८; १९; ७, ७; ८, ११,
ऐआ. १, ३, ७; ५, १; ५, १, १^३-
६^३; २, ४३, १^३; शां. ८, ४; १०,
२; २५, ८; २६, १२; २९, १;
शांआ. १, ३; श. २, २, ३, २३;
५, २, २८; ६, ४, ३, १०; ६, २, ५;
७, २, १, १०; १३, ५, १, १२; का.
१, २, ३, १९; तै. २, ८, ६, ६; ७,
१०; ३, १, ३, ३; तैआ. १, १३, २;
४, ११; ८; २०, १; ४२, ३; ६, ४, १;
तां. ६, ९, ४; ८, ६, १२; १५, ५, ६;
८, १; १६, ११, २; जैव. ४, १०,
२, १; २ प. ५, १; सा. २, १, ५;
१०; ३, ४; ३, १, १३; ३, १; गो.
२, ४, १; ६, १^३; सुऽइव श. ६, ६,
२, ५.
√रिषु, सुनोति श. ७, २, १, ९; १२;
८, २, १३; सुनोति श. १२, ८, २,
१२; १४; १९; २०; तां. १२, ९,
१२; जैव. १, ६, १, ४-७; सुन्व;
न्ति शां. १९, ५; गो. १, २, २२^३;
सुन्वे शां. २६, ११; १३, ११, २,
सुपाव श. १२, ८, २, १२; तै. २;
६, १, २; तां. १२, १०, १; सुषुः
तै. २, ६, १२, ४; सुषुम् ऐ. ५,
१२; तां. १२, २, ३^३; ला. ३, १,
६; ४, ३^३; गो. २, ३, १४; सावि-
पत् श. ५, १, ४, ४; सुनवाम ऐ ४,
३०; ३२; ५, २; ५; ८; १५; १७; १९;
२१; ऐआ. १, ५, ३; तैआ. १०,

१,१६; अमुनोत् श. १२, ८, १, ३; अमुन्वत् ऐ. ४, १७; सुनु-
यात् ऐ. ७, ३२; सुनुयुः ऐ. ४,
२६.

सुयते ऐ. ८, ५; श. ५, ३,
१, १; २; ४-१२; ३, १३; ९,
४, १, १३; ३, १३; ४, ८; १२, ७, ३,
१२; ८, २, १२; १४; १५; तै. १,
३, ९, २; २, ७, २, २; ३, २; ४, १; ५,
१; सुयते श. ५, ३, ५, ३१-३६;
३७; ९, ३, ४, ५; ६; ७; ४, १, १;
१३; ३, १२; ४, ८; १२, ८, ३, १२;
१४; १९; २०; तै. १, ३, ३, ७; ९,
१; २; ३; ८, ८, १; २, ७, ५,
१; तां. १८, ८, ३; ७; १२;
जै. ५३; गो. २, ३, ९; सुयातै
तै. २, ७, ३, ३; सुयै श. ५, २, ३,
१; ४; ६-१०; ४, १; ३; ४; ७;
१२; १४; ५, ४; ८; १२; १४; ३, ३,
२; ५, ४, १४; ५, ११; असुयन्त,
सुयेमहि श. ९, ३, ४, ६; सुयेय
जै. १८८; असावि ऐ. ६, ११; तां.
१२, १३, १७; १३, ५, १; ६, ५;
१५, ३, ४.

सुत,ता- -तः ऐ. ४, ३१; ५, ६; ६, १७;
८, ८; २०; ऐआ. ५, २, १; शां.
१३, ४; २४, २; श. ४, १, ४, ७;
७, १, १, २२; ९, ३, ४, ९; १०, ६, १,
८; १२, ७, ३, ४; १२; १४, ५, १, ३;
तै. २, ६, १, ३; २, १; १२, १; तां.
६, १०, १२; ८, ४, ५; ९, ७, १; ११,
६, ३; १४, ५, २; १८, ८, १३;
२३, ६, ५; गो. २, ५, ११; -वम्
ऐ. २, ३७; ३, १५; ४, ६; २९;
५, १; ४; ७; १३; १६; ६, १२; ८,
१; ११; २०; ऐआ. १, १, ४; २, १;
५, २, ५; शां. १५, २; १९, ८; २३,
७; २४, २; २५, ३; ११; २७, २;
शांआ. १, ३; श. ४, २, १, २७;
३, १, २४; २७; ७, १, १, २२; १२,

८, २, १२; १३, ४, २, १७; ५, १, ९;
तै. १, १, १, ५; २, ५, ८, ९; ६, १,
१; १२, २; ४; ७, १२, १; १३, २; ३,
८, ३, ४; तां. ९, २, ७; १६; ९, ८;
११, २, ३; १२, १२, ४; १३, ३; १५,
३, ३; ८, ४; जै. ८३; १६८; दै. १,
१६; सा. १, ४, ३; ६, ९; ७, ९; ३,
१, ३; गो. २, २, २२; ४, १५, ५, ३;
-तस्य ऐ. ३, ३७; ४, २९; ५, ६;
१६; ६, १७; ७, ३३; ८, २०; ऐआ.
५, २, ४; श. ४, ३, ३, १३; १२, ८,
१, ४; ५, २, १३; तै. १, ४, २, ३; २,
५, ४, २; ६, ३, १, २; तां. १, ६, ११;
६, १०, १६; १८; प. ३, १; गो.
२, ३, १४; ५, ११; -ता तै. ३,
१०, १, २; ९, ७; १०, २; -ताः ऐआ.
१, १, ४; श. ४, १, ३, १९; ९, ३,
४, ५; ४, १, १; ३, १२; तै. २, ६,
११, १०; तां. ११, ३, १; १०, ४;
जै. ११७; -तानाम् ऐ. ४, ४; ५,
१; शां. १७, ३; २४, ७; -ताय जै.
५३; -तासः ऐ. ६, ३६; श. ४,
६, १, १०; तै. २, ४, ३, १२; तां.
१२, ५, ६; सा. २, ५, ५; गो.
२, ४, ३; ६, १६; -ते ऐ. ६,
६; ८, २०; ऐआ. ५, २, २; शां.
८, ७; २०, ३; २४, ७; तै.
२, ४, ५, १; ६, १२, १; २; ४;
७, १३, १; तां. ९, २, १५; १४,
१०, १; २१, ९, १६; जै. ८५; गो.
१, ५, २५; २, ५, १२; -तेषु शांआ.
२, १०; तै. २, ४, ३, १२; तां. ९,
२, २१.

सुत-कीर्ति- -स्याम् ऐ. ३, १५.
सुत-तेजस्- -जसम श. १०, ६,
१, ८; -जाः श. १०, ६, १, ८;
११.

सुत-पा(√पा)- -पाः शां. २०,
३-०पौ ऐ. ६, १२; गो. २, २, २२;
४, १५.

सुतं-रघिष्ठीय- -ये आ. जैआ. १,
१५०.

सुत-वत्- -वान् शां. १५, २; श.
१३, ८, २, ३.

सुतवती- -तीः ऐ. ६, ९; ११;
१२; -तीभिः गो. २, ३, १६; ४,
४; १८; -स्यः गो. २, ५, ५.

सुत-सोम- -म् शां. २१, ३.

सु(त→)ता-वत्- -वतः श. १३,
८, २, ३; गो. २, ३, १४; -वन्तः
ऐआ. ५, २, ४; तां. १२, ४, ३; १४,
४, १; सा. १, ७, ७

सुता(-तऽअ-)सुत- -तयोः श.
१२, ८, १, ५; -ताभ्याम् तै.
२, ६, ४, ६; -तौ तै. २, ६,
२, ३.

सुतासुतिन्- -ती तै. २, ६, १५,
१; २.

सुते-मनस्- -नसः, -नाः वं. १.
सूत्य- -म् शां. ४, ४; तै. ३,
९, १७, ३.

सुत्या- -त्यया तां. १०, ३, १०;
-स्या शां. ३०, ६; श. ३, ३, ४, १९;
तैआ. २, १७, १; जै. १३२; तां. ५, ९,
१४; -त्याः श. १३, ४, ४, १; ६,
१, २; गो. १, १, १२; ५, २३; २५;
-त्याभिः श. १२, ३, ३, ११; १२;
१३; १४; गो. १, ५, १०; -त्याम्
ऐ. १, २६; ६, ३४; ७, १; श. ३,
३, ४, १९; ४, ३, १८; ५, १,
१५; तैआ. ५, १२, ३; प. १,
१; गो. २, २, ४; -स्यायाम् ऐ.
२, ३; शां. ७, ३; ८, ७; श. ४,
१, २, ६; जै. १२०; -स्यायं श.
३, १, ३, २८; २, २, ७; ४, १, २, ६;
१२, ७, ३, ६; -त्यासु श. १३, ४,
४, ४; ६, १, ५.

सुस्वन्- -स्वने ऐ. ८, २८; -स्वा
ऐ. ८, २८; जै. १२४.

सुन्वत्- -न्वत् शां. १३, ७; -न्वतः

ऐ. ५, ६; शां. २३, १; श. १३,
 ५, १, ९; -न्वते ऐ. १, २९;
 ५, २, १; श. ४, २, २, १३; -न्वत्
 शां. १३, ८; गो. १, ५, २४.
 सुन्वती-ती तै. ३, १०, १, २;
 ९, ७; १०, २.
 सुषुवस-षुषुपः शां. २९, १.
 सुषुवाण-णः श. ५, ४, ३, २३;
 ५, २, १; ४, ४, ८; ५, २, ४; तै. १,
 ८, ८, ३; तां. १८, १०, १; -णम्
 श. ९, ३, ४, १८; तै. १, ७, ९, ४;
 -णस्य तै. १, ८, १, १; २, ५; ५, १;
 तां. १८, ९, १.
 सुष्वान-णासः सा. १, ४, १८.
 स्यमान-सोतृ, सोप्यमाण-
 सोप्यन्ती-, सोतोस अद्र.
 √२सुा, सुवते श. ५, ३, ३, १३; ९, ४,
 ३, १२; सुवत् तैआ. ३, ११,
 १०; सुत् तैआ. १, १, २; २, १, १.
 सुवान-नः तैआ. १०, १, १५.
 सुकन्या-न्या श. ४, १, ५, ७; जै
 १८६; -न्याम् श. ४, १, ५, ६; ८;
 जै. १८६; -न्ये श. ४, १, ५, ९;
 १०; १३.
 सुकपर्(र्द→)र्दा-र्दा श. ६, ५, १, १०.
 सुकर्मन्-र्मणा तै. २, ६, १३, ३.
 सुकिञ्चुक-म् मं. १, ३, १.
 सुकीर्ति-र्तिः ऐ. ६, २९; गो. २,
 ६, ८; १२; -र्तिना ऐ. ५, १५; शां.
 ३०, ५; -र्तिम् ऐ. ६, २९; गो.
 २, ६, ८; १२.
 सुकुरी(र→)रा-रा श. ६, ५, १, १०.
 सुकृत(√कृ)-कृतः श. १, ९, ३, १०;
 १३, २, ७, १२; तै. ३, १, १, ६; २, ४;
 ७, ७, १४; १२, ५; तैआ. २, ६, २, ६,
 १, २; तां. २०, १५, १५; जै. १४७.
 -कृतम् श. ४, ५, ८, १०; तै. २, ७,
 १३, ३; -कृताम् शां. ५, १०; श. ९,
 ४, ४, ५, १, ४५; तै. ३, ७, ५,
 १२; ६, ९; १२, ५; तैआ. ६, १, १;

४; गो. १, ५, २४; -कृत तै. २,
 ५, ४, ४; -कृन्निः श. १३, २, ७, १२.
 रिसु-कृत, ता-तः शां. २१, ४; श.
 ४, ३, ३, १८; ८, ६, २, १८; तै. ३,
 ५, ७, ५; -तम् श. ६, ३, ३, १४;
 ८, ६, २, १८; तै. २, ६, ४, ६; ३.
 १, १, ७; -ता तै. २, ४, ३, १३;
 -तेन जै. १४.
 रिसु-कृत-तम् ऐ. २, ७; ३, ३८; ८,
 १५; ऐआ. २, ४, २; शांआ. ३,
 ४; श. १, ६, १, १९; ४, १६; २, २,
 २, १६; ३, ३, ११; १२; ६, ३; १;
 ४, १, ४, ५; ५, १, ७; ११, १, २,
 १२; २, ३, ६; १४, ९, ४, ३; ६; का.
 १, ६, ३, १; तै. १, २, ६, ७; तैआ.
 ८, ७, १; प. १, ६; मं. १, ३,
 ११; -तस्य ऐ. १, २८; ऐआ. ३,
 २, ४; शांआ. ८, ६; श. ६, ४,
 २, ६; ७, ५, १, ९; ८, ६, ३, १९;
 तै. २, ५, ६, ३; ८, ८, ५; ३, ३, ६,
 ११; १०, २; ७, ६, ८; तैआ. १,
 ३, २; २, १५, १; -ताय तै. २, ४,
 ३, ७; ३, ३, २; ७, ४, १०; -ते
 तै. ३, ७, १३, ३; -तेन तै. ३, ७,
 ५, ११.
 सुकृत-दुकृता-ते शांआ. ३, ४.
 सुकृत-रस-म् जैउ. ३, ३, ४, ६.
 सुकृति-तीनाम् गो. २, २, १२.
 सुकृत्य-त्याः तै. ३, १, १, ६.
 सुकृष्ट(√कृष्)-म् ऐ. ३, ३८.
 सुकेतु-तुना तै. २, ४, ५, ३; ६,
 १६, १.
 सुकृतु-तवः तै. ३, ६, ३, २; -तुः ऐ.
 ८, १३; १८; ऐआ. १, २, १; शां.
 १५, २; श. १, ४, १, ३५; ३, ३,
 २, १३; ५, ४, ४, ५; १२, ८, ३,
 १०; तै. १, ७, १०, २; २, ४, ३, ८;
 ६, ५, २; -तुम् ऐ. १, १६; शां.
 ८, १; श. १, ४, १, ३५; तै. १,
 ७, १०, २; ३, ५, २, ३; गो. १, २,

२३; -तू ऐ. ५, ४; -तो श.
 १२, ४, ४, १.
 सुकुब्(√कुव्)-दधःऽइव श. २, ४,
 १, १४; का. १, ४, २, ९.
 सुक्षत्र-त्रः तै. २, ६, १८, ४; ८, ७, ५.
 सुक्षिति-तयः तै. ३, ७, १, १; -तिः
 श. १४, १, २, २४; तैआ. ७, ३,
 ७; -तिम् तै. २, ४, ३, ८; ७, ४, १;
 -तीनाम् तै. २, ५, ५, १; -त्यै
 श. १४, १, २, २४; तैआ. ४, ३,
 ३; ४, ३, ७.
 सुक्षेत्रिया-या तैआ. ६, ११, १.
 सुक्ष्मा-क्ष्मा श. १, २, ५, ११; का.
 २, २, ३, १०; -क्ष्माम् श. १, २,
 ५, ११; का. २, २, ३, १०.
 सुख-खम् ऐ. ८, २०; शां ५, ४;
 शांआ. ५, ७; ११, १; श. २, ६, २,
 ११; ११, ५, ७, १; गो. १, ४, २, ३;
 २, १, २२; -खस्य शां. ५, ४; गो.
 २, १, २२; ६, ३; -खात् गो. १,
 ४, २, ३; -खे श. ११, ५, ७, ४.
 सुख-तम-मे तै. २, ४, ३, १०.
 सुख-दुःख-खयोः शांआ. ५, ८;
 -खे शांआ. ३, ७; ४, १५; ५, ५;
 ६; ८.
 सुख-रथ-म् शां. २६, १२.
 सुखादी(खऽआदि)-म् तैआ. १,
 २७, १.
 सुखी/भू, सुखीभवति सं. १.
 सुगु(√गम्)-नाः जै. १२३; -नाम् का.
 १, ६, २, ६; तै. २, ४, २, ५; ५, ३; ३,
 १, २, ११; जै. १६८; मं. २, ५,
 ७; -गा. श. ४, ४, ४, १०; -गाः तै.
 २, ८, ३, ६; -गानि श. ४, ४, ४,
 १०; -गोभिः श. १३, २, ७, १२;
 तै. २, ६, ७, ६; ३, ७, ७, १४; मं.
 १, ३, १२ -गैः तै. ३, १, २, १०.
 सुगन्तु-न्तुः जै. १२३.
 सुगन्धि-म् श. २, ६, २, १२; १४;
 का. १, ६, २, ७.

सुगन्धि-तेजन- -नम् श. ३, ५, २. १७; तां. २४, १३, ५; -नानि ऐ. १, २८.	सु-तप्त- -प्तानि श. १, २, १, १३; का. २, १, ४, ११.	-दासः ऐ. ५, १, १२, २०; ऐआ. १. २, १; ५, २, ४; जै. १७१; -दासम् ऐ. ८, २१; -दासे ऐ. ७, ३४.
सु-गतु- -तुया तैआ. ६, ११, १.	सु-तमि(स्र→)स्रा- -स्राभ्यान् श. ४, १, २, १३.	सु-दर्शनु,ना- -ना तै. ३, १०, १, १; -ने तैआ. १, ३१, २.
सु-गीत- -म् जै. ११४.	सु-तमीन्- -मीं, -मीणम् ऐ. १, १३.	सु-दिति- -तिः गो. २, २, १३.
सु-गुप्त- -म् श. १, २, २३; ३, ६. २, १४; १५; का. २, १, २, १६.	सु-तष(√तक्ष)- -षः तैआ ४, १७, १; तां. १, २, ९; दि. ६, १६.	सु-दिन- -नाः तै. ३, ६, ८, २; -नाः ऐ. ५, १८.
सु-गोपा-तम- -मः ऐ. ६, १०; श. ४, ५, २, १७; गो. २, २, २०.	सु-तीर्थ,थी- -थीम् जै. १६८; -थीं श. ३, २, २, १७.	सुदिन-स्व- -त्वे ऐ. २, २; शां. १०, २; तै. ३, ६, १, ३.
सु-गृहपति- -तिः श. १, ९, ३, १९.	सु-नृप्त- -म् तैआ. १, १०, ३.	सु-दीति- -तये जै. ४४; -तिः तां. १, ९, ११; जै. ४४; -तिम् तै. ३, ६, ९, १.
सु-गार्हपत्य- -त्यः तै. १, २, १, २०.	सु-नृत्य- -त्या- √ १ सु द्र.	सु-दुधा- -धा तै. १, ४, ८, ५; २, ६, ४, ३; १३, ३; -धाम् ऐ. १, २२; तै. ३, ७, ७, १३; -धाम्ऽइव तै. ३, ७, ६, ९; -धे तै. २, ६, ७, ३; ८, ३; १०, ३; १४, ३.
सु-चक्र- -म् मं. १, ३, ११.	सु-त्रात(√त्रै)- -म् श. ५, ५, ४, १२; १२, ७, १, १४.	सु-दृश- -शम् तै. ३, ६, ९, १.
सु-चक्षस्- -क्षसः शां. २, ५, ५.	सु-त्रामन्- -ना तै. २, ६, ४, ३; ११. १०; १३, २; ३; १४, २; ६; १५, २; -माणम् ऐ. २, ९; श. ५, ५, ४, २; तै. २, ६, ११, ९; १०; तैआ. १, १३, २; -म्गे श. ५, ५, ४, १; २०; २४; १२, ७, ३, ६; तै. १, ७, ३, ७; ८, ५, ४; २, ३, १, ५; ६, १, १.	सु-द्वेष- -वः श. ७, ५, २, ५२; ११, ५, १, ८; तैआ. २, १८, १; -वम् तै. २, ६, १०, १; १४, १; ३, ६, १३, १.
सु-चरित- -त्तम् तै. ३, ३, ७, १०; सा. १, ५, १५; -तानि तैआ. ७, ११, २; -ते श. ३, ३, ३, १३; तै. ३, ३, ७, ९; ७, १०; जै. १५२.	सु-त्रात(√त्रै)- -म् श. ५, ५, ४, १२; १२, ७, १, १४.	सु-दुष्ट- -शः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; तै. २, ४, ३, ८; -क्षस्य जै. १९८; -क्षा ऐ. ४, ११; शां. १८, ५; -क्षा तै. २, ४, ६, ४.
सु-चक्र- -म् मं. १, ३, ११.	सु-दक्ष- -क्षः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; तै. २, ४, ३, ८; -क्षस्य जै. १९८; -क्षा ऐ. ४, ११; शां. १८, ५; -क्षा तै. २, ४, ६, ४.	सु-द्विण- -णः जै. १३५; जैड. ३, २, १, ३; २, २; ४; ६; ८; ३, ६; -णम् जैड. ३, २, २, ५.
सु-चक्षस्- -क्षसः शां. २, ५, ५.	सु-दक्ष- -क्षः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७; तै. २, ४, ३, ८; -क्षस्य जै. १९८; -क्षा ऐ. ४, ११; शां. १८, ५; -क्षा तै. २, ४, ६, ४.	सु-दत्त- -त्तः जैड. ३, ७, ४, १; -त्तम् श. ७, १, १, ४; -त्ताय जैड. ३, ७, ४, १; ४, ९, २, १.
सु-चरित- -त्तम् तै. ३, ३, ७, १०; सा. १, ५, १५; -तानि तैआ. ७, ११, २; -ते श. ३, ३, ३, १३; तै. ३, ३, ७, ९; ७, १०; जै. १५२.	सु-द्वय- -त्रः श. १, ९, ३, ६; ४, ४, ३, १४; ४, ८; १४, २, १, १५; ९, ४, २८; तैआ. ४, ८, २.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.
सु-चक्र- -म् मं. १, ३, ११.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धर्मन्- -र्मं श. १२, २, २, २९; -र्मा तैआ. ४, १०, २; ५, ८, ६.
सु-चेतन- -म् ऐ. ६, ३, ५; जै. १३६; गो. २, ६, १४.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धा(√धा)- -धायाम् ऐ. ३, ३९; ४७; ४८; श. २, २, २, ६; का. १, २, २, ५; जैड. २, ५, २, ६.
सु-जनिमन्- -मा तै. २, ४, ३, ५; तैआ. ६, १०, १.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धातु- -म् श. १, १, ३, ५; का. २, १, ३, ५.
सु-जन्मन्- -न्मनी ऐ. ४, ३२; शां. २१, २	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धातु-दक्षिण- -णः, -णम् श. ४, ३, ४, १९.
सु-जात,ता- -तः श. ६, ४, ३, ६; -तम् श. ६, ५, १, ५; तां. ६, ९, ४; -ताः तै. २, ४, ५, ६; -०त् तै. २, ५, ६, ४.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धातु- -ता तां. २२, १०, १६.
सु-जन्म- -म् तै. २, ८, ८, १.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	सु-धित,ता- -तः ऐ. ८, २६; तै. २, ६, ४; -तान् तै. २, ५, २, १;
सु-जित- -म् श. ३, ४, ४, २१.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सु-जिह्व- -०ह्व तै. ३, ६, ३, १.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सु-जुष्ट(→)ष्टा- -ष्टा तै. २, ४, ६, १.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सु-ज्ञान- -नः जै. १७२; -नम् तां. ५, ७, १०; ११; ११, १०, १३; जै. १६८; १७२; -नस्य जै. १७२; -ने आ. जैआ. १, ५७२.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सु-ज्ञान-त्व- -म् जै. १७२.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सु-ज्योतिस्- -तिः श. १४, २, १, १; २, ४१; तैआ. ४, १०, ४; ५, ७, १२.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	
सुत- √ १ सु द्र.	सु-द्वन्द्व- -न्वा श. १४, ६, ३, १.	

-नाम् तै. ३, १२, ३, ४; -ते तै.
२, ६, १०, २; ३, ६, १३, १.
सु-धी- -धियः तै. ३, ६, १०, ३.
सु-धुर- -रान् तैआ. ६, ५, २.
सु-निर्भक्त- -क्तः, -क्ताः श. १, ९, २,
३५.
सु-नीता- -ते तैआ. ४ २०, २.
सु-नीति- -ती तै. १, ४, ८, ६.
सु-नीय- -यः तै. २, ८, ६, २; वं. १;
सा. ३, १, ९; -थान् वं. १.
सुन्वत्-ती- / सुद्र.
सु-पणाद्य- -द्यः जै. १३८.
सु-पत्नी- -स्त्री तै. २, ४, २, ७; -त्नीः
श. ६, ८, २, ३; तै. २, ६, ८, २;
३, ३, ३, ५; तैआ. ६, १०, २;
-त्न्यः श. ६, ८, २, ३.
सु-पथिन्- -पथा ऐ. १, ९; श. ३, ६, ३,
११; ४, ३, ४, १२; १४, ८, ३, १;
तै. २, ५, ८, ९; ८, २, ३; तैआ. १,
८, ८.
सु-पृदी(←पाद्←द)- -दी तै. २, ५,
८, १०.
सु-परिविष्ट(→ष्टा)- -ष्टाः श. ३, ८,
२, ३.
सु-पर्ण- -र्णः ऐ. ४, २०; ६, १४; ऐआ.
३, १, ६; ५, १, ५; शां. १८, ४;
शांआ. १, ८, ७, १९; श. ६, १,
२, ३, ६; ७, २, ६; ७, ४, २, ५; २,
२, ३, १८; ३, ४; ४, १, ११; ४, ३;
१०, २, २, ४; १२, ३, ४, ४; १४,
६, ३, २; ७, १, १९; तै. २, ८, ६, २;
तैआ. ३, ११, ८; ४, २, ९, १; जै
४८; १७०; १९७; आ. २, २३,
१८; -र्णम् ऐ. १, २, २; शां. ८,
५, ७; श. ६, ७, २, ६; ९, २, ३,
३, ४; ४, ४, ३; तै. २, ५, ८, ५;
तैआ. ६, ३, १; तां. १, ५, १९;
प. ५, १, ४; गो. १, २, ९; -र्णस्य
ऐआ. १, ४, २; -र्णाः ऐ. ३, १९;

२, ५; ७, ९; शांआ. १२, ३; तै.
२, ५, ८, ३; तैआ. ४, २०, ३; ४२,
३; मा. १, ७, १३; -र्णां तै. ३,
७, ७, १४.
सुपर्णी- -र्णां शां. ३, ६, २, ४-७.
१५; १६; -र्णाम् श. ३, २, ४, १;
६, २, २.
सुपर्ण-चित्- -चित् श. ८, १, ४, ८;
-चित्तम् श. ६, ७, २, ८.
सुपर्ण-रूप- -म् ऐआ. १, ४, २; तां.
१४, ३, १०.
सुपर्ण-य- -यः तैआ. १०, ६३, १.
सु-पलाश- -शे तैआ. ६, ५, ३.
सु-पाणि- -णिः श. ६, ५, ४, ११; तैआ.
४, ३, २.
सु-पापीयस्- -यान् जै. १३८.
सु-पारु,रु- -रा तै. २, ८, ६, ६; -राय
सा १, २, ५.
सु-पिच्य- -च्य शां. २१, ३.
सु-पिप्लु,ल- -लः तै. २, ६, १०,
६; १४, ५; -लाः श. ६, ४, ३, २;
४, १७; तै. २, ७, १६, ४; तैआ.
१, २९, १; -लाभ्यः श. ३, ७, १,
१२.
सु-पुत्रा- -त्रा तै. ३, ५, १३, ३; ७, ५,
१०; -त्राम् मं. १, २, १९.
सु-पुरुष- -पय सा. १, २, ५.
सु-पू(√पू)- -प्वां श. १, ७, १, १६.
सु-पूत- -म् श. ३, १, २, ११; ३,
२२; तै. २, ८, २, ३.
सु-पू(र्ण→र्णा)(√पू)- -र्णां श. २, ५,
३, १७; का १, ५, २, १६.
सु-पूर्वाह- -ह्ने ऐ. १, २, ३.
सु-पेशस्- -शसः तै. ३, १, २, ४; मं.
१, ५, ४; -शसा शां. २४, ९; तै.
२, ६, ११, ५; १२, ३; १३, ३; १८,
३; ३, ६, २, २; -शसे तै. २, ६,
१७, ४; -शाः तै. १, २, १, २७;
३, ७, ६, ४; ५; ७, १४.

सु-पौष- -षः श. २, ४, १, १; ४, ५, ६.
४; का. १, ४, २, १; तै. ३, ६, २,
२; -षाः श. ४, ६, ९, २४.
सुप्त(√स्वप्)- -प्तः ऐआ. २, १, ८;
शांआ. ५, ३; ६ १५; १९; श. १०,
५, २, १५; १४, ५, १, १६; १७; ७,
१, १२; १६; १९; २०; -प्तम्
शांआ. ६, १९; १२, ५; श. १२,
९, २, २; १४, ५, १, १५; तै. १, ३,
१, ४; -प्तस्य श. १४, ९, ४, ५;
-प्तान् श. १४, ७, १, १२.
सुप्त-जन- -नान् तैआ. १, ३, १, ५.
सुप्ता श. ३, २, २, २२; २३; ४, १,
२, २५; जै. १६०.
सु-प्रज,जा- -जाः श. ४, २, १, १७; ६;
९, २४; तै. १, १, १, २; -जाम्
ऐ. १, १३.
सुप्रजा-वनि- -निः श. ३, ५, २,
१२.
सु-प्रजस्र्- -जसः तै. ३, ३, ३, ५; मं.
२, २, १३; -जसम् तैआ. १, ३०,
१; -जाः ऐ. ४, ११; श. २, ४, १,
१; का. १, ४, २, १
सु-प्रजास्त्व- -स्त्वम् श. १, ९, १,
१४; तै. ३, ५, १०, ४; -स्त्वाय श.
७, ४, १, २; तै. ३, ७, १, ९; ५, ११;
तैआ. ३, ११, १२; १३.
सु-प्रणीत- -ते ऐआ. ५, २, २.
सु-प्रतिगृहीत- -तम् का २, १, ३, २४;
४, १९; -ताः श. १, १, ४, २३;
-तानि श. १, २, १, २१.
सु-प्रतिष्ठान- -नः श. ४, ४, १, १४.
सु-प्रतीक,का- -कः श. ६, २, १, ३२;
३, ३, १४; ४, १, २; ८, १, ७; ९, २,
३, ३५; तै. ३, ७, २, ७; ७, १०;
-कम् शां. २, ९, २; २६, ८; शांआ.
१, २; श. ६, ३, ३, १४; ४, १, २; तै.
२, ८, २, ४; ८, १२; -कस्य श. ६,
२, १, ३२; -का तैआ. १०, ४, १;

† 'द्विपामुनीते' इत्यत्र सा. तथाह । भा तु 'असुनीते(अमुनीति-)' इति पदं विद्वेषयन् सम्बुद्धयैकवचनमाह ।=सुनीयः
इति मै. ४, ९, १२ । ‡ सुपा. स्वराभावः ? । § तु. पा. ५, ४, १२२ तत्र 'नित्यम्' इति चिन्त्यम् ।

सु-प्र(त्यञ्च्→)तीची- -ची श. ३,
२,४,१७^३.

सु-प्रतीन- -तः, -तात् वं. १.

सु-प्रतूर्ति- -र्ती तै. २,८,४,६;८.

सु-प्रत्यु- -तिऽऊ)ढ(√वह्)- -ढान्
शां.२.१.

सु-प्रपाण(प्र√१पा)- -णे तै. २,८,८,
१२.

सु-प्रयत- -ते तैआ. ६,५,१.

सु-प्रयस- -सम् शां. २०,३.

सु-प्रा(ञ्च्→)ची- -ची श. ३,२,४,
१७^३.

सु-प्राय(ण→)णा- -णाः तै. २,६,७,
३;१७,३;३,६,२,२;३,३.

सु-प्रीत,ता- -तम् श. ४,४,५, २१;
-ताः श. ४,२, १, ३३:५, १८;
१९; -ते तै. २,६,१०,२;३, ६,
१३,१.

सु-प्लन्- -प्ला श. २,४, ४,४^३; १२,
८,२,३; का. १,३,४, २^३.

सु-फ(ल→)ला- -ला तैआ. ६,६,२.

सुफली-कृत- -तान् श. ११,१,४,२.

सु-फाल- -लाः श. ७,२,२,९.

सु-न्धु- -न्धुः तै. २,८,५,४; -न्धुना,
-न्धुम्, -न्धो, -न्धोः^३, -न्धौ
जै. १९०.

सु-न्धु-तीर्थ- -र्थेन जै. १९०.

सु-वर्हिस्- -र्हिः तै. २,६, १८,२.

सु-वर्हिः-पृद्- -पृद् तै. २,६,१७,३.

सु-वाहु- -हुः श. ६, ५, ४, ११;
तैआ. ४,३,२.

सु-वृहान्- -ह्य ऐ. ६,३; प. १,१^३;२;
-ह्याणम् तै. २,५,६,१.

सु-व्रह्मण्य,प्या- -ण्य गो. २,२,९;
-ष्यः श. ३, ३,४,९; तैआ. १,
१२,३^३;तां. २५,१५,३;१८,४;प.
१,१;२^३; गो. १,५, २४; -ष्यऽ-

प्यः तां. २५,४,५; -ष्यम् प. १,२;
गो. १,४,६; -ष्यस्य गो. १,३,१८;

-ष्या ऐ. ६,३^३;शां. २७,६:श. ३,
३,४,१७^३; तै. ३,१२, ९,६; प
१,२^३; -ष्याइ प १,१;२^३; -ष्याम्
ऐ ६, ३^३; श. ३, ३,४,१७; ४,
६,९,२५^३; १२,१,१,९; प १,१;
२^३;गो. १,३,४; २,२,९; -ष्याय
प. १, २; -ष्यायाः तै. ३,८, १,
२; -ष्यायै ऐ. ६,३; ७,१;शां. २७,
६; श. ४,३,४, २२;तां. १८, ९,
१९, -०ष्ये तै ३,७,७,१२^३; प.
१,१^३;२^३.

सु-व्रह्मण्यान्व- -म् ऐ. ६,३.

सु-भंसस्- -सम् तै. ३,१,१,९.

सु-भग,गा- -ंग श. १२, ४,४, २;
-गः तै. ३,१,६,३; सा. २,६,१-
४; -गम् तै. ३,१,१,९; मं. १,२,
१९; -गा तै. २,४,२,७; ७, ७,
१^३;२^३; ३,१,६, ३^३; ७,५, १३;
तैआ. ६,६,२; मं. १,५,३;६,२७;
-गाः तां. २३, १, ५; -गाम्
श. ७, ३,१, ३३^३; -गासः तै.
२, ५, ४,६; -०गासः तै. २,७,
१२, ४; -गासु तां. २३, १, ५;
-०गे शां. २५, २;शांआ. १,२;
तै. २, ५, ४, ६; ३, ९, ६,३;
तैआ. ६, ६, २; मं. १, ५, ४;
-गे तै. २,८, ४,८;तैआ. २,६,१.

सु-भ(इ→)द्वा- -द्वे मं. २,६,२.

सु-भ(र→)रा- -रे श. १,४,५,१.

सु-भव- -व शां. १२, ४^३; श. ४,
१,१,२२;२,२१.

सु-भाग- -म् मं. २,४,८.

सु-भू- -भूः श. १३, ५,२, २३; का.
२,२,४,१६; तै. ३,३,४,३; तां.
१,६,६.

सु-भूत- -तम् श. १,८,३,१५; तै. १,
२,६,७;३,७, ९,२; ११, १,१-
२१; -ताय श. ४, २, २, १५;
तैआ. ४,१०,१; -तेन तै. ३,७,६,

२०.

सु-भृयस्(ः) श. ४,५,२,१२.

सु-भृत- -म् ऐ. ८, २६^३; श. ४,४,
५,२१; तां. ८,८,१६; जै. ७१^३.

सु-भेपज- -म् जैआ. २,२४,१.

सु-मख- -खाय ऐ. ४,३२; शां. १०,
९; २०,३; २२,२.

सु-मङ्गल- -लम् मं. २,४, १; -लान्
तै. १,७,१०,६;२,६,५, ३.

सुमङ्गली- -लीः मं. १,२,१४;२,
२,१६.

सुमङ्गल-नामन्- -मानम् श. ५,४,
४,१४.

सुमजा(न्त् वा दृऽजा-)निः- -नये तै.
२,४,३,१^३.

सुमत्-क्षर- -राणाम् तै. ३,६,११,२.

सुमत्पद्वर्दी ऐ. २,२४.

सु-मत्ति- -तयः मं. १,५,४; -तिः श.
४,३,५,१५; ७,१,१,२७; -तिम्
ऐ. ५,१८; शां. २६,१५; श. ९,
२,३,३८; तै. २,४,३, ९; ७,९;
८,२; ७, १२, ५; -तौ ऐ. ५,५;
श. ४,४,४,७;६,३,३, १३^३; तै.
२,५,८,१२^३; ८, ४,१; ७, ५;६;
९,८;३,६, १०, ४; १२, ३, ४;
तैआ. १,३१, २; मं. २,१, १२;
-त्या तै. १,४,४,१०;२,८,२,७.

सुमती-कृत- -म् ऐ. ३,३८.

सु-मनस्- -नसः शां. २५,५; सा. ३,
४,३;९,३; गो. १,२,२,२; -नसाम्
सा. ३,१,२; -नाः ऐ. १,१९; शां.
८,४; श. ५,२, २, १०; का. १,
४,२,१०; तै. २,८,३, २; तैआ.
२,५,२; मं. १,२,१७;५, ४; गो.
२, १, ११; ४, १; -नोभिः सा.
३,३,५.

सुमनस्यमान,ना- -नः तै. ३,७,
५,३; तैआ. २,५,२:४,६, १;२;
-नम् तैआ. ४,४,१; -ना तैआ.

॥ 'ल-' इति Mत्व. ? । ‡ =क्र. १,१५६,२ । 'सुमद्' इति सु/मदे रूपमिति भा. सा. । स्वयमर्थे 'सुमद्'
इत्यव्ययमिति या. ६,२२ । † 'सु । मत्(√मद्) । पत् । वक् । दे' इति पदविभागः सा. ।

१०, ३९, १; -नाम् सं. १, १,
१३; -नौ श. १२, ४, ३, ४.
सु-म(न→)ना-नाभिः तैआ. ६, ५, १
सु-मन्तु- -न्तुः, -न्तोः वं. २.
सु-मन्मन्- -न्मभिः तैआ. ३, १०,
४; तां. १, ७, ६.
सु-मानुष-विद्- -वित जैउ. ४, ६, १,
६; २, ४.^१
सु-मर्त्य- -म् सं. १, ६. १४.
सु-महस्- -हसे गो. २, ५, ८.
सु-मात्स्नै(←मृत्स्न)- -म् श. ६, १,
३, ४.
सु-मिति- -ती ऐ. २, २; तै. ३, ६, १, १.
सु-मित्र, द्या- -त्र जै. ५३; -त्रः श.
११, ४, ३, १९; तां. १३, ६, ९, १०;
जै. ५३^१; -त्रस्य आ. जैआ. १,
१०; -त्राः तै. २, ६, ६, ३; तैआ.
४, ११, ८; ४२, ४; ५, ९, ११, १०,
१, ११; -त्राय जै. ५३.
सुमित्र-धस्- -धः श. ३, ३, ३, १०.
सुमित्रि(य→)या- -याः श. ३, ८,
५, ११; १२, ९, २, ६; १३. ८, ४, ५;
१४, ३, १, २७.
सु-मृडी(ळी)कृ, का- -कः तै. २, ७, १२,
५; ३, ५, ६, १; तां १, ५, ७; -का
शांआ. ७, १; तैआ. १, १, ३; २१,
३; ३१, ६; ३२, ३; ४, ४, १; -काः
तै. २, ४, ६, ३; -काम् श. ३, २,
२, १७^३; -कायै श. १३, १, ८, ४;
तै. ३, ८, ११, २.
सु-मेक, का- -कः श. १, ७, २, २६^३;
-कै तै. २, ८, ४, ७.
सु-मेधस्- -धः श. १४, ९, १, ५;
-धसः ऐ. ५, १४; -धाः ऐ. ५,
१८; ६, २०; का. १, ४, २, १०; तै.
२, ८, १, १; तैआ. ७. १०, १; गो.
२, ६, २.
सु-मेप- -म् शां. २५, ३.
सुम्न, म्ना(सु/म्ना) - -म्नः तै. ३, ७, ७,
१; -म्नम् ऐ. ३, ३४; शां. २१, २; श.

४, ३, ५, १५; ७, २, २, ४; ३, १, ३४;
तै. २, ५, १, ३; ८, ६, ९; ३, ३, ९, ९;
७, ९, ५; तैआ. ४, २१, १; -म्नया श.
७, २, २, ४; -म्नानि शां. २१, २;
आ. १, २६९; -म्नाय श. २, ३, ४,
३१; ७, ३, १, ३४; ८, २, १, ६; का.
१, ४, १, २२; तै. ३, ३, ९, ८; -म्ने
ऐआ. ४, १, १; श. १, ८, ३, २७^३;
३, ३, १, २; ८, २, १, ६; तै. ३, ३,
९, ८.
सुम्न-हू(√ह्वे)- -हूः श. २, २, ३, २०^३.
सुम्नयु(√सुम्न-त्राय)- -युः शांआ.
१५, १; श. १, ४, १, २१^३; तै. ३, ५,
२, १; गो. १, ५, २३^३; -योः शांआ.
१५, १.
सुम्नायु- -यवः तै. १, २, १, १,
११; ३, ६, १०, ३.
सुम्नि(न्→)नी- -नी तै. ३, ३, ९, ८.
सु-युज्- -जम् श. १२, ४, ४, २; तै
२, ६, ७, ५; -जा शां. ३, ३^३; श.
१, ४, २ १७^३; ३, ४, १, २५; का.
१, ६, १, १५; तै. १, २, १, ११;
३, ५, ३, २; सं. २, २, १२.
सुयज्ञ- -ज्ञः तै. १, २, १, ११; जैउ.
४, ९, २, १^३; -ज्ञाः श. ४, ३, ३,
१३; -ज्ञाय जैउ. ४, ९, २, १^३.
सुयज्ञिय- -य श. १, ४, १, ३९;
६, ४, ३, ९; -यः श. २, ४, १, ९.
सु-यत(√यम्)- -तः तां. १२. १०, १.
सुयुम, मा- -मम् तै. २, ४, १, १; ५,
२, ४; -मस्य तै. २, ८, ५, २;
-मान् जैउ. ३, २, ३, ४; -मै श. १,
४, ५, १; -मैभिः तै. ३, १, २, १०.
सु-वयुसां- -से श. ११, ७, १, १^३.
सु-युक्त- -क्त जै. १६८.
सु-रत्न- -त्नः ऐ. ५, ५; शां. २२, ९;
श. १३, ४, २, ७; तै. २, ८, ६, १;
तैआ. ६, १०, १; -त्नासः तै. २,
४, ३, ७; ३, १, ३, १.
सु-रथ- -म् तै. ३, ७, ४, ३.

सु-रभि, भी- -भयः श. १४, १, २, १०;
तै. ३, ९, ७, ४; -भि ऐ. १, ३;
तां. १, ६, १७; जैउ. १, १८, ५,
५; २, २, १, ९; -भिः श. १३,
४, ४, ७; तैआ. १०, ४१, १; ४२,
१; ष. २, ३; -भीणि सं. २, ३, १७;
-भीन् गो. १, १, ३८; -भीम् तै.
२, ५, ५, ७; -भौ श. ६, ८, २, ३.
सुरभि-मन्- -मते ऐ. ७, ९^३.
सुरभिम्ती- -म् श. १३, २, ९,
९; ५, २, ९; तै. ३, ९, ७, ५.
सुरा- -र्या श. १२, ७, १, १०; ३, १;
८; १२^३; ८, १, ४; १६; तै. २, ६,
१, ३; ३, १; ४, २; ११, ७; -रा ऐ.
८, ५; ८^३; २०^३; श. ५, १, २, १०^३;
१४; ५, २८; १२, ७, १, ७; ३, ८^३;
१२; १४^३; ८, १, २; ४; ५; १६^३; ९,
१, २; ३, ५; तै. १, ३, २, ६; ३, ३^३;
४-६; ४, २, २; ८, ५, २; ४; ६, ४;
२, ६, १, ४; सं. १, १, २; -राम्
श. १, ६, ३, ४; ५, ५, ४, ५; १२,
७, ३, ५; ८; १४^३; २०; ९, ३, ५; ६;
सा. १, ५, १५; सं. १, ७, ५;
-राम्याम् ऐ. ८, २०; शांआ. १२,
१; श. १२, ७, ३, २०; ८, १, ४;
-रायै तै. २, ६, ११, २.
सुरा-कंस- -म् ऐ. ८, ८; २०.
सुरा-कार्- -म् तै. ३, ४, ९, १.
सुरा-ग्रह- -हम् श. ५, १, २, १६^३;
१७; १८; -हाः श. १२, ७, ३,
१२; १५; १६; १७^३-१९^३; ८, १;
१; तै. १, ३, ३, ५; -हाणाम् श.
५, १, २, १९; -हान् श. ५, १, २,
१०; १२; १५; १६; ५, २८; १२, ७,
३, १४; २०; २२; ८, १, ३; ९,
३, १२; १५; तै. १, ३, ३, २; ३;
४; ५^३; ६; ७; ८, ४; -हैः तै. १,
३, ३, ४, ७.
सुरा-दृति- -तिना तां. १४, ११, २६;
-तिम् जै. २०२.

सुरा-प- -म् गो. १,२,१३.
 सुराप-कल्प- -लपेन सा. १,६,३.
 सुरा-प्राण(←न)- -म् श. १,६.
 ३,२;४;१,५,४,३;५.
 सुरा-पीथ- -थस्य ऐ. ८,८.
 सुरा-वलि- -म् तै. १,७,६,५.
 सुरा-मद- -म् श. १२, ७, ३, १२;
 ८, १, २.
 सुरा-वत्- -वन्तम् श. १२, ८, १, २;
 जै. २, ६, ३, १; -वान् श. १२,
 ८, १, २.
 सुरा-सोमग्रह- -हात् शां. १६, १०.
 सुरा(-राडाआ-)हृत्ति- -ती: श. ५, ५,
 ४, २१.
 सु-राधस- -धस: श. १२, ८, ३, २९;
 तै. २, ६, ५, ७: आ. १, ३८५;
 -धसम् ऐवा. ५, २, ४; तां. ११, ९,
 २; -धसे तै. ३, ७, ५, १३; -धा:
 तै. २, ५, ३, १.
 सु-राम- -म् श. ५, ५, ४, २७; २६;
 तै. १, ४, २, १; ८, ६, १.
 सुरामन्- -माण: तै. २, ६, ११,
 १०; -म्ण: तै. २, ६, १५, २.
 सुरिशा- -शात् शां. २, ८, १.
 सु-रुच- -रुच: श. ७, ४, १, १४; तै.
 २, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०;
 -रुचम् ऐ. १, २१
 सु-रु(कम्→)कमा- -कमे तै. २, ६,
 ८, ३; ३, ६, ३, ३.
 सुरूप- -पम् शां. १६, ३; तै. ३, ७,
 ५, २; तां. १४, ११, १०; ११; १५,
 ३, ८; -पस्य तां. १५, ३, ८; -फान्
 सा २, ८, १; ३; ४; -पे आ. १,
 ४६८.
 सुरूप-कृत- -कृत् सा. १, ४, १४.
 सुरूप-कृतु- -रुतु: शां. १६, ४; शां.
 २१, ६; -रुम् ऐ. ३, ३०; ऐवा.
 ५, २, ५; शां. १६, ३; तां. १३,
 १०, २.

सु-रेकस- -कगा: तै. २, ४, ६, २.
 सु-रुतस- -तसम् तै. २, ६, ७, ५; १७,
 ६; -ता: श. ६, ७, २, २; तैआ. ४,
 ७, ५.
 सुरेतोधा(सु/धा)- -धा: तां. २१,
 १०, २२.
 सु-लक्ष(ण→)णा- -णा: गो. २, ५, ५.
 सु-ला(प→)पा- -पा: जै. ५३.
 सु-लोक- -म् श. ६, ३, ३, १४.
 सु-वज्र- -वज्रा तै. ३, ६, ९, १.
 सुवत्- ✓/सुद्र.
 सुचर(ः)॥ तै. १, १, ५, १; २; ३,
 ७, २; ५; ४, ८, १; ५, ७, १; २, २, ४,
 ३; ३, ५, ३; ४, ५, ७; ७, ५, १, ३;
 २, ३; ४; ६, ३; ४; ७, १७, ३; ८, २,
 ८; ३, २, ४, ७; ५, १, १; ७, २; ७,
 ५, ३; ६, ३; ७; ४; ९, ९; ४, ५;
 तैआ. ३, २, १; ६, १; ४, ४, १; ८,
 ४; २०, १; २१, १; ४०, १; ४२,
 २; ५, ७, ९; ६, ३, २; ६, २;
 ९, २; ७, ५, १; २; ३; ६, ३; ९,
 १०, ६; १०, १, २; ४; १४; १५, २,
 १; ३, १; ४, १; ६, १; ८, १; १५, १;
 २२, १; २७, १; २८, १; ६३, १;
 जै. १२७; जैठ. ३, ३, ४, ३; ४.
 सुवर्ग(वर्/गम्)- -र्ग: तै. १,
 २, १, २१; २, १; २; ४; ३, ६,
 ५; ७, ५: ७; ६, ३, ६; २,
 २, ३, ६; ३, २, १, ६; २, ९; ३,
 १२; ३, ७, ९; ८, ६, १; २; १०, ३;
 १७, २; १८, ५; २०, १; ९, २, २; ४,
 ६; तैआ. ३, ९, ११; १०, ६३, १;
 जैठ. ३, ३, ४, ४; -र्गम् तै. १, १, २,
 ५; ४, ६; ४, ७; ८; ९, ८; २, २, ३; ४;
 ४, १; ३; ३, ४, ३; ६, १; ५; ७, ४;
 ५; ४, १, ३; ५, ६, २; ६, ३, ६; ७;
 ८, १; २; ७, ७, २; ८, २, १; ८, ५; २,
 १, ८, ३; २, ३, ५; ६; ४, ६; ७; ५,
 ४; ७, २; ८, १; २; ११, ५; ३, ३, ७,

८; ९, ३; ७, ७, ४; ८, ८, ३; १६, १;
 २; १७, १; १८, ५; २२, १; २; ३; ९,
 २, ३; ६, ४; तैआ. ४, १२, १; ५, १,
 ६; ७; ७. १२; ८, ३; -र्गस्य तै. १,
 २, ३, ४; ४, २; ३, ५, १; ७, ३; ४;
 ४, ६, ३; ६, ३, ७; ७, ७, २; ८, ८,
 ३; ९, ४, ३; ३, २, १, ६; २, ९; ३,
 १२; ३, ७, ४; ५; ९; ११; ८, १, ३;
 ६, १; २; ८, ३; १६, २; १७, २; ३;
 १८, ३; ७; ५; ६; १९, १; २०, १;
 २२, १; २; ९, ४, ३; ६; ६, ४; २०,
 २; तैआ. ५, ४, १३; १०, ६३, १;
 -र्गा: तै. १, २, २, १; -र्गात् तै. १,
 ६, ३, ७; ७, ९, ६; ३, ८, ८, ३; तैआ.
 १०, ६२; १; -र्गात् तैआ. ५, ९,
 ११; -र्गाय तै. १, १, २, ५; ५, ३;
 ३, ४, ८, १; ८, १६, ४; तैआ. ६,
 २, १; ४, २; -र्गे तै. १, १, ५, २; ३;
 २, १, १५; ३, ७, ८; २, २, ३, ५;
 ३, ७, ६, ५; १०; ८, २; ९, ६, ३;
 २१, १; -र्गेण तैआ. ७, ३, ४;
 -र्गेणु तै. १, २, २, १; ४, १. =स्वर्ग-
 सुवर्ग-काम- -म: तै. २, २, ३, ६.
 सुवर्ग्य- -वर्ग्य: तै. २, २, ८, २.
 सुवर्ग्यु- -वर्ग्य: तै. २, ५, ४, १.
 सुवर्गवत्(वर्गमत्तुप्)- -वर्ग्य तै. २,
 ५, ८, १; ७, १३, ३; ८, ५, ९. =स्वर्गवत्
 सुवर्गती- -ती: तै. २, ४, ७, ५.
 सुवर्गिद्- -वर्गिद्: तै. २, ४, ८, ५; तैआ.
 ३, ११, ९; -वर्गिद् तै. २, ४, ८, ४;
 ६, ७, १; ३, ७, ४, १६; -वर्गिद् तै. २,
 ८, ९, २. =स्वर्गिद्-
 सुवर्गा(वर्/सन्)- -र्गा: तै. २, ४, ३,
 ६; ५, ५, ५; ८, ४, १; -र्गात् तै. २, ४,
 ३, ८; ७, ४, १; ३, ५, ७, १. =स्वर्गा-
 सु-वर्चस्- -र्चा: शां. १२, ३; ४; तै.
 २, ७, १२, २; ३, १, १, १२; मं. १,
 १, ६; २, १७.
 सु-वर्णा, णां- -र्णा: श. १२, ८, ३, ११;

† 'सुरूश-' इति पाठान्तरम् । 'सुरेश- = सुलेश-' इति Kt. इत्यस्योद्य । 'भषिसुरिशानेन' इति आन.

मुपा. ? । ॥ =स्वर् अद्र. ।

तै. २, २, ४, ६; ३, ७, ६, १; घ. ४,
७; -र्णम् ऐआ. ३, २, ४; शांआ.
११, ४; ७; श. ११, ४, १, ८; १२,
७, १, ७; २, १३; १३, १, १, ३; ४;
२, ३, २, ४, १, १, ३; २, ७; १३; १४,
१, ३, २, ९; ३, १, ३, ३; ४, १, २, ८;
तै. १, ४, ७, ४; ५; ८, ९, १; २, २,
४, ५; ६; ३, ३, ४, ५; ८, २, ४; १२;
६, ६; तैआ. ३, ११, १, ४; ६, १,
३; जै. १३२; जैड. १, १२, ५,
४; ३, ४, ३, ३; ६, ६, ६; दै. २, २;
सा. १, १, ११; गो १, १, १४; ३, ८;
-र्णम् इव शांआ. ११, ८; -र्णस्य
तै. २, २, ४, ५; -र्णां तै. १, ५,
१०, ७; -र्णाः तै. ३, ७, ५, १३;
गो. १, ३, १६; -र्णानि श. १३,
४, १, ६; -र्णाम् तै. १, ५, १०, ७;
-र्णं शांआ. १२, १; -र्णं जैड.
३, ४, ३, ३; गो. १, १, १४.
सुवर्ण-पक्ष- -क्षाय तैआ. १०, १, ६.
सुवर्ण-मय- -येन जैड. ४, १,
१, ६.
सुवर्ण-रजत- -ताभ्याम् तै. १, ५,
१०, १; २; -तौ शां. ८, ४; श.
१२, ८, ३, ११.
सुवर्ण-वर्ण- -म् मं. १, ३, ११.
सुवर्ण-विद्- -विदे श. ११, ४, १, ८;
गो. १, ३, ८.
सुवर्ण-स्तेन- -नः सा. १, ५, १६.
सु-वस(√वस)- -म् जै. १६८.
सु-वाच्- -वाचा तै. २, ६, ८, ३; ३, ६,
३, ३.
सुवान- √वसु द्र.
सु-वासस(√वसु)- -वाससम् श.
३, १, २, १६; १७; १३, ४, १,
१५; -वासाः ऐ. २, २; शां. १०, २;
श. ३, १, २, १६; तै. ३, ६, १, ३;
५०, ८, ४; तैआ. १, २७, २.
सुवित्त(सु√व)- -तम् तै. १, २, १, ३; मं.
२, १, ११; -ताय शां. २१, ३; श.

१४, ३, १, ९; तै. २, ४, ४, ७; ८, २,
४; तैआ. ४, ११, ३; -ते तै. ३, १,
१, १-३.
सु-विद्व(√विद्)- -त्रान् ऐ ३,
३७; तैआ. ६, ३, १; -त्रभिः तै. २,
६, १६, २; -त्रेभ्यः तैआ. ६, १, १.
सु-विदान(√विद्)- -नः तै. २, ४, १,
११.
सु-विदित- -म् ऐ २, ३९; ४०; जैड.
. ३, २, २, ४; -ताः श. १०, ६,
१, १०.
सु-विद्वस- -द्वांसः श. २, २, ३,
२७.
सु-वेद- -दः -दम् गो. १, १, १.
सु(स?)-विष्टुत- -तः गो. १, ५, २५.
सु-वीर, रा- -रः ऐ. १, १३; श. २,
४, १, १; ३, ३, ४, ३०; ४, २, १,
१६; का. १, ४, २, १; तै. २, ४,
१, ११; ३, ६, २, २; तां. १३, १,
४; मं. १, ७, १६; -रम् ऐ. २,
२; शां. २३, ३; श. १२, ८, १,
२; तै. १, ४, २, २; २, ४, ५, १; ७,
११; ६, ३, १; ८, ५, ६; ८, १०; ३,
६, १, १; १३, १; -रा तै. २, ५,
५, १; -राः शां. ८, ५; शांआ. १२,
७; श. ४, ६, ९, २४; तै. १, १,
१, २; २, ६, ८, २; ८, १, ६; ५, १;
६, ९; ३, ७, ९, ९; तैआ. १०, ३९,
१; मं. २, २, १३.
सु-वीर्य- -र्यः तै. २, २, १०, ४;
-र्यम् ऐआ. १, २, १; ४, १, १;
श. १, ४, १, २८; ४, ५, ४, ९; दै.
५, २, ३-६; ११, ४, ३, १९; तै.
२, ८, १, ४; ७, ९; १०; ३, १, १, ८;
५, २, २; ७, ५, १३; ९, ४; तैआ.
२, ५, १; ४, २, १, १; गो. २, ४, २;
-र्यस्य श. ४, २, १, २२; तै. ३, १,
१, ५; सा. २, ८, १; -र्याय श. ७,
४, १, २; तै. ३, ७, १, ९; तैआ. ३,
११, १२; १३.

सु-वृक्ति(√वृज्)- -क्तिः तै. २, ४, ३,
२; -क्तिभिः शां. २६, ९; तै. २,
८, २, ८; जै. ८१; -क्तिम् शांआ.
२२, ९; तै. २, ४, ६, २.
सु-वृत्- -वृत्तम् ऐ. ४, ३२; शांआ
२०, ४; २२, २; -वृत्ता तै. २, ४, ३,
७; ३, १, १, ९.
सु-वृषम्- -भः तै. २, ४, ७, २.
सु-वृष्ट- -ष्टम् तै. ३, ११, १०, ३; -ष्टे
तै. ३, २, ८, २.
सु-वेशीय- -म् जैआ. १, १३७.
सु-व्युष्टा- -ष्टायाम् जै. १; २.
सु-व्रत- -तः जै. ६१; -तम् ऐ. ५,
८; -तस्य जै. ६१; -तानाम् ऐ.
१, ९.
सु-शुभि- -मिष्ट ऐ. २, ७; श. १, १,
४, १०; का. २, १, ३, १४; तै. ३,
२, ५, ८; ६, ६, ४.
सु-शुभेन- -भेनः श. ६, ४, ४, २१;
-र्मां श. ४, ४, १, १४.
सु-शस्त(√शस्)- -स्तः गो. १, ५,
२५; -स्तम् ऐ. ३, ३८; तां. ५, ५,
१३.
सुशस्त-तम- -मम् इव ऐ. ३,
४४.
सुशस्त-तर- -म् गो. २, ४, १०.
सुशस्ति- -स्तयः श. ६, ४, ३, ९;
-स्तिभिः शां. २६, १७; श. ६,
४, ३, ९; ७, ३, १, ३१.
सु-शारद- -दः, -दात वं. १.
सु-शिश्र- -श्रम् तै. २, ४, ३, ६; ७,
१३४.
सु-शिल्प- -ल्पे तै. २, ६, १७, ४.
सु-शीम- -मः श. ६, ४, ४, ३; -मम्
शां. २, ७; -मे शांआ. ४,
१०.
सु-शुक्त्रनि- -निः श. ६, ४, ३, ९.
सु-शुद्ध- -द्गः तै. २, ४, ७, २.
सु-शृत- -ताः श. १४, १, २, २१;
-तेन श. ११, ४, ४, ७.

† 'सुविद्वतिः' इत्यपि सुपा. स्यात् । † 'सवेशीयम्' आ. पाठः । † कि. वि.

सुशोक- -रवः तै. ३, १०, १, ४.	सु-धा(←सा)ह- -हा तै. २, ८, ६, ३॥	सु-स(स्य→)स्या- -स्याः श. ३, २, १,
सु-शेव,त्रा- -वः ऐ. ७, १३: ऐआ.	सु-पिर,रा- -रः श. ६, ३, १, २६; ३१;	३०.
४, १, १; श. ५, ४, ४, १२; ८,	५, ४; -रम् तैआ. १०, ११, २; रा	सु-सह तै. २, ४, ४, ५.
२, १, ६; तै. १, ७, १०, २; ४; २,	श. ६, ३, १, ३२; ३, ५; ८, ७, ३, ३.	सु-सावित्र- -म् तां. २१, १०, १५.
८, ७, ५; ६; ३, ७, ७, ९: गो. २,	सुपु(←सु)स(√स्) - -सः श. १४,	सु-सीम- -मं मं. १, ५, १०.
३, ६; -वम् श. ७, २, २, ११:	५, १, २१.	सु-सुत-तम- -म् श. ३, ९, ४, ५, १.
तै. १, ७, १०, ३; २, ५, २, ४; ३, ७,	सुपुत्रस- -पुत्रः श. १, ६, ३, ४१;	सुस्थिवस(√स्था)- -स्थुयः तां. ७, ७, १६
५, ३; -वा श. ८, २, १, ६; तै.	१०, ५, २, १२.	सु-स्रज्- -स्रजि श. १३, ५, ४, १८.
३, ७, ५, १३; -वाः श. ३, २, २,	सुपुपु- -पुः गो १, २, २.	सु-हत- -म् प. ३, १.
१९; तै २, ५, ८, १२: तैआ. ६, १,	सु-धु(←सु)ग्- -ग्गः श. ९, ४, १, ९.	सु-हुन्तु- -न्तु तै. २, ५, ८, ११.
३: १०, २; -वाम् तैआ. ६, ७, १.	सुधुवाण- √ १ सुद्र.	सु-हय- -यः शांआ. ९, ७.
सु-श्रप-तर- -राः श. ५, ५, ४, १.	सु-पू(←सू)-तम- -म् श. ३, ९, ४, ५.	सु-हुव,वा(√ह्वे)- -व्व ऐ. २, २१;
सु-श्रवस- -वः मं. १, ६, ३१: -वसः	सु-धे(←मे)ण- -णः श. ८, ६, १, २०.	-वः तैआ. ३, १८, ३; -वम् तै. २,
वं. १; -वसम् तै. २, ४, ३, ८; ७, ४,	सु-धो(←धो)मा- -मया तैआ. १०, १,	७, १३, ३; १६, ४६; -वस्य श. ६, ४,
१; तां. १४, ६, ८; मं १, ६, ३१;	१३.	४, २१; -वा तै. २, ४, २, ८; ४, ५,
-वाः श. १०, ५, ५, १; तै. १,	सु-ष्ट(←स्त्र)रीमन्(√स्तृ)- -म तै.	३, २; ८, ८, ५; मं. २, ६, ९; -ववाः
१, ३, ११; २, १, ६; तां. १४, ६, ८;	२, ४, ८, ५: -मा तै. २, ६, ११, ३;	ऐ. ६, १२; तै. ३, ५, १२, १; गो. २,
जै. १९८; वं. १; मं. १, ६, ३१.	३, ६, २, १.	२, २२; -वाः ऐआ. ५, १, १; तै.
सु-श्लोक- -काश्च तै. १, ७, १०, ६; २,	सु-ष्टु(←स्तु)त,ता- -तम् ऐ. ३, ३८;	२, ६, १६, १; -वाम् मं. १, ५, ३.
६, ५, ३.	तां. ५, ५, १३; ९, ३, ७; -ता तै.	सु-ह्विस- -विः तां. १४, ५, २५.
सु-न(←ण)णन्(√सन्)- -नानि तै.	२, ४, ६, १०.	सु-हस्त- -स्त श. ३, ३, १, ११; -स्तः
३, ५, २, ३; ६, १, ३.	सुष्टुति- -तिभिः श. ७, ३, १, ३१;	तै. ३, १०, ८, ४; तैआ. १, ९, ३.
सु-प(←स)द,दा(√सद्)- -दः श.	-तिम् तै. २, ४, ६, ५; गो. १, ५,	सु-हस्य- -स्त्य तां. १३, ९, ३; सा.
६, ४, ८, ३; तै. ३, ७, ६, १०: -दा श.	२४; -ती मं. १, ५३.	१, ४, १८.
१, २, ५, ११; ९, २, २०; ५, ४, ४, २;	सु-संस्कृत- -म् सा. ३, ३, ३.	सु-हार्द- -र्दः तैआ. २, ६, २.
१४, १, ३, २, १; का. २, २, ३, १०;	सु-सन्नितृ- -न्तः ऐआ. ५, २, ५.	सु-हित,ता(√धा)- -तः ऐ. ३, ३९;
तै. २, ६, ५, १; ३, ३, ९, ९; ७, ६, ६;	सु-संदृश- -दृक् तै. १, ६, ९, ९; -दृशम्	४७; ४८; ८, २६; श. ११, ५, ७,
तैआ. ४, ५, ३: -दाम् श. १, २, ५,	श. २, ६, १, ३८; का. १, ६, १,	४; -तःऽश्च श. १, ६, ३, ३१;
११; ५, ४, ४, ४; का. २, २, ३,	२५; तै. १, ६, ९, ८; २, ८, २, ४.	-तम् श. १, ८, २, ९; का. १, १,
१०; तै. १, ७, १०, २.	सु-समाहित- -म् श. १४, ७, १, ४२	४, ३; जै. १८; जैआ. १, ४६८;
सु-पदस- -दाः ऐआ. ५, १, १.	सु-समिद्ध- -मिद्धे तां. २, ४, ५.	-तस्य शां. १०, १; सा. ७, ५, १,
सु-प(←स)म- -म् श. ३, २, १, ३०.	सु-समिध्- -मित् शांआ. ४, ८.	३८; -ताः जै. १८.
सु-प(←स)मिद्ध- -द्धः तै. २, ५, ४, ५;	सु-समिद्ध-घ्- गद्.	सु-हिरण्य- -ण्यः शां. ८, २.
६, १८, १; तां. १५, ८, १; १६, ५.	सु-समृद्ध- -द्धौऽश्च श. ४, १, ५,	सु-हुत,ता- -तम् श. १४, ९, ४, २४;
२२; -द्धम् तै. २, ६, १७, १.	१०; ११.	तैआ. १०, ६३, १; जै. ६; गो.
सु-पमिध्- -मित् ऐ. २, ३४; -मिधा	सु-संभृत्- -भृता तै. ३, २, २, ६; ७, ४,	२, १, ३; -ताः श. ४, २, १, ३३;
तै. १, २, १, १२; ३, ६, २, १.	८; ९.	तै. ३, ७, ६, २१.
सुसमिद्ध-घ- गद्.	सु-सर्व- -र्वीऽश्च श. ४, १, ५, १०; ११.	सु-हृ(√ह्वे)- -ह्वः श. १, ३, १, १९.

† = य. १४, ३ । †† = क. १, १८६, २ 'सुसुहा' इति पपा. । ‡ भा. 'रीम । कर्ण' इति क्लृप्तया

विभक्तिचिन्त्यः । तु. सा. 'सुसुतम' इत्येकतकारः W. अज. सुपा. † प्राचीनतरप्रनाणविरोधात् स्वरसंस्कारविरो-
धाच्चेति दिक् । विस्तरस्त्वन्यत्र । ‡ 'सुहुवम्' इति आन. सुपा. ।

सु-हृदयतम- -मः ऐ. ७, १६.
 सुहृदय-तर- -रः जै. १५२.
 सु-होत्र- -ता जै. ४, ६, १, ६, २, ४.
 ✓ १सू॥ सुवते तै १, ७, ४, १; सुवति
 श. ५, ३, ३, ७; सुवति श. ५, ३,
 ३, ४; ५; ८; १५; ५, १; ६: ४, ४,
 २४; सुवन्ते तै. १, ४, २, ४;
 ७, ४, १; सुवत् तै. ३, १, ३,
 ३; सुवान्तै श. ५, ३, ३, १४;
 सुवताम् श. ५, १, ४, ४; ३.
 ३, ११; ९, ४, २, १६; तै. १,
 ७, ४, २; सुवन्ताम् तै. १, ७, ८,
 ३; सुवध्वम् श. ५, ३, ३, १२;
 ४, २, ३; सुवामहे तै. २, २, ८,
 ७; असुवन्त तै. २, २, ८, ७;
 सावीः ऐ. १, ३०; शां. ९, ५;
 श. ४, ४, १, ६; सावीः तै. २, ४,
 ६, ३; ७, १५, १; तै. १०, १०,
 २; ४९, १.
 सुयताम् मं. १, ५, १.
 ✓ २सू॥ सूते तै. १, ८, ६, ४; सुषुवे
 श. ५, २, २, ५; असूत जै. १८०;
 जै. १, १३, १, ७.
 सूतका(-कऽअ-)-क- -म् ऐ. ७, ९.
 सूत-त्रशा- -म् तै. २, ७, ४, १.
 सूतवे श. १४, ९, ४, २१.
 सूति- -यै तै. ३, ३, ६, ३.
 सूक्त(सु/वच्)- -कम् ऐ. १, २१; २,
 १०; १२; ३३; ३, ११; १९; २०;
 २३; २४; ४, २९-३१; ३२;
 ५, १; २; ४; ५; ६; ८; १२; १३;
 १६; १७; १८; १९-२१; २६, ९;
 १८; २०; २६; ३६; ८, २; ३; ऐ. १,
 १, २, ३; २, २, २; शां. ८, ६; १२,
 १; १४, १; ४; १५, ३; ४; १६, ३;
 ४; २२, ४; २३, ८; शां. २, ४;
 १३; श. १३, ४, ३, ३; ५, १, १८;
 जै. १७६; जै. ३, १, ४, १-३; गो.
 २, ३, २१; २२; ५, १५; ६, २; ९;
 १६; -कस्य ऐ. २, ३३; ३, ११;

४, २९; ३०; ए. १, ५, ३; १, २,
 १; शां. १०, २; १२, ३; १३, ८; १४,
 १; २२, १; २७, २; शां. २, १; तै
 २, ८, ५, १; -क्ता शां. १३, ८; श.
 १, ९, १, १; का. १, ५, १, ३७; ६,
 १, ३०; तै. २, ६, १५, २; ३, ३, ८,
 ११; ६, १५, १; -क्तान् शां. २७, २;
 -क्तानाम् ऐ. ६, २०; २२; ऐ. १,
 १, ३, ८; गो. २, ५, १०; -क्तानि ऐ
 ३, ३१; ४, २१; ५, १६; १७; १८;
 १९; २०; २१; २, ९; १५; १७;
 १८; २१; २४; ऐ. ५, २, २;
 ४; शां. १६, ३; ११; १९, ९; २२,
 १; ५; ९; २४, १; २५, ९; २६, ८;
 १०-१४; १६; १७; २९, ८; ३०,
 १०; शां. २, १८; तै. २, ७, १;
 आ. १, ५५१; जै. १, ५४६; गो.
 २, ५, १०; १५; ६, १; -क्त ऐ. ३,
 ३५; ५, १४; ६, १३; २४; २८;
 ऐ. १, ५, २; ५, २, ३; ४; ५; शां.
 १९, १०; २२, ४; २६, ९; २९, ४;
 ३०, ४; शां. २, ९; गो. २, ६,
 ८; -क्त ऐ. ३, ११; १९; २४;
 ६, २०; ७, १६; ऐ. १, २, २; शां.
 ११, ४; १२, ३; शां. २, १५; गो.
 १, १, ३९; ३, १३; २, ६, २; -क्तैः
 ऐ. ५, १८; शां. २६, ११.
 सूक्त-प्रतिपद्- -पद् ऐ. ६, २१; गो.
 २, ६, ३; -पद्भिः ऐ. ६, २१.
 सूक्त-वाक्- -वाक् श. १, ९, १, ४; तै.
 ३, ५, १०, १.
 सूक्तवाक्- -कः शां. ३, ८; श. १,
 ९, १, ४; ४, ४, १४; ११, २,
 १, ५; ६, ९; १०; ७, २८; -कम् शां
 ३, ८; श. १, ८, ३, १८; ९, १, ४;
 २, ५, २, ४; २; ६, १, ४; ४; ४, ४,
 १४; तै. ३, ५, १०, १; -काय श.
 १, ८, ३, १०; ९, १, १; २, ५, २,
 ४; २; ६, १, ४; का. १, ५, १, ३७;
 ६, १, ३०; तै. २, ६, १५, २; ३, ३,

८, ११; ६, १५, १; -कै शां. ३, ८;
 ५, ७; ७, २; गो. २, १, २५.
 सूक्तवाक्-शयोर्वाक- -कौ शां.
 १, ५.
 सूक्तो(-कऽअ-)-क्त- -क्तौ श. ४, ४,
 ५, २०.
 सूक्तो(-कऽअ-)-च्य- -म् तै. ३, ५,
 १०, १.
 सूक्ता(-कऽअ-)-न्त- -न्तैः ऐ. ६,
 ८; गो. २, ५, १४.
 सूक्ष्म- -म् तै. १०, ११, २.
 सू(चक-→)चिका- -का शां. १२,
 ५.
 सूची- -चीभिः श. १३, २, १०, २; तै.
 ३, ९, ६, ४; -चीभ्याम् ऐ. ५,
 १, ३; -च्यैः ऐ. ५, १, ३; श.
 १३, २, १०, २; ३; तै. ३, ९, ६, ५;
 -च्या जै. १, २, ३, ३; मं. १,
 ५, ३.
 सूत- -तः श. ५, ३, १, ५; ३, १३;
 ४, ४, १८; तां. १९, १, ४; -तम्
 श. ५, ४, ४, १७; तै. ३, ४, २, १;
 -तस्य श. ५, ३, १, ५; तै. १, ७,
 ३, ४; -ताय श. ५, ४, ४, १७;
 जै. ५४.
 सूत-ग्रामणी- -णीभिः तै. ३, ८, ५,
 २; -ण्यैः श. ३, ४, १, ७; ८; १३, २,
 २, १८; १४, ७, १, ४; ४४; तै. २,
 ७, १८, ४; ३, ८, ५, ३; -ण्यैः
 श. १३, ४, २, ५; ५, २, ७.
 सूत-सुत्र- -सुत्र जै. १६९.
 सूति- ✓ २सू गद.
 सूत्र(✓सिच्)- -त्रम् शां. ११, ८;
 १२, ७; श. ७, ३, २, १३; ८, ७, ३,
 १०; १४, ६, ७, २; ४; ५; तां. २०,
 १६, ६; गो. १, १, २३; ५, ११; -त्रम्
 ऽश्व श. १२, ३, ४, २; गो. १, ५,
 ११; -त्राणि श. १४, ५, ४, १०;
 ६, १०, ६; ७, ३, ११; त्रै श. ७, ३,
 २, ३१; ८, ७, ३, १०; १२, ३, ४, २;

गो. १, १, २३; ५, ११; -त्रेण
 श. ३, २, ४, १४; १४, ६, ७, ६;
 -त्रैः श. १२, ७, २, १०.
 √सूद्, असूद्यन्त तै. २, ४, ५, ६;
 असूद्यन्त तै. १, ७, ४, ४.
 सूद्-दः श. ८, ७, ३, २१; तै. १,
 १, ३, ५; -दम् तै. १, २, १, ३.
 सूद्-दोहस-हसः ऐआ. ५, १,
 ६; २, ५; शांआ. २, १; श. ८,
 ७, ३, २१; तै. ३, ११, ६, २; तैआ.
 ६, ९, २; -हसम् शांआ २, १; ११;
 -हसा ऐआ. १, ४, २; श. ७, १, १,
 १६; २६; २९; ३१; २, १, १२; ३, १,
 २४; ४, १, ९; १४; २१; ४४; २, ८;
 १५; २१; २८; ३९; ५, १, ११; २५;
 ३१; २, २२; ८, २, १, ८; ३, १,
 १०; १४; २, ४; ७, १, २२; २, ६; ३,
 २०; २, २, ३, १९; १०, २, ४, ८; ५,
 १३; हसि शांआ. २, १७; हाः ऐआ.
 १, ४, १८; २; ३; ५; १; ५, १, ६;
 २, १; २; ३; ५; शांआ. २, १; श
 ७, १, १, १५; २६; २, १६; २, १, १२;
 ३, १, ४, ५; ८, १, १, ६; ४, ५; ६, २,
 ३; ७, २, ६; ३, २०; २१; २, २, ३,
 १९; १०, २, ४, ८; ५, ४, १-५; ८;
 १०; १२; १४.
 सू(सुडउ)-द्-नातृ-ता जैउ. ४, ६, १,
 ६; २, ४.
 सू(←सु)-नर-रः ऐ. ५, २१.
 सूनरी-री तै. ३, १, ३, २.
 सूना-ना जै. १२८.
 सूनु(√२सू)-नवः तै. २, ४, ६, ३; ८,
 २, १; नवे श. २, ३, ४, ३०; ८, २,
 १, ६; का. १, ४, १, २२; तै. ३,
 ७, ७, ९; गो. २, ३, ६; -नुः श.
 ३, ७, १, २, २; ६, २, १, ३, २; ७, १,
 १, २७; तै. ३, ५, ७, २; ७, ६,
 १०; जैउ. ३, १, २, ४; १५; -नुम्
 तै. २, ८, ४, ८; -नो शां. २३,
 १; तै. ३, ६, १०, ४; -नोः श.

६, २, १, ३२.
 सूनु-रूप-पः जैउ. ३, १, २, १५.
 सू(←सु)-नुत,ता-तम् ऐ १, ३०; -ता
 ऐ. १, ३०; शां. २०, ४; श. १४, १, २,
 १५; २, २, १; तै. ३, ७, ७, ८; १०,
 १, १; तैआ. ३, ९, २; ४, २, २; ५,
 २, ६; -ताः तै. ३, ७, ६, ११; १२.
 सूनुता-वत्(मनुप्)-वत् तै. २, ५,
 २, १; ३, ७, ४, १६.
 सूनुतावती-ती श. ४, १, ५, १७.
 सूप← सुडउप
 सूपचर-रः श. २, ३, ४, ३०; का.
 १, ४, १, २२.
 सूपचर(ण→)गा-गा श. १, ९,
 १, ८; तै. ३, ५, १०, २.
 सूपवच्च(न→)ना-ना तैआ. ६,
 ७, १.
 सूपा(-पडअ-)यनु-नः श. २, ३, ४,
 ३०; का. १, ४, १, २२; -ना तैआ.
 ६, ७, १.
 सूपसु(द→)दा(√सूद्)-दा
 तैआ. ४, ५, १; ५, ४, ८.
 सूपस्था-स्थाः तै. २, ६, १५, १; ३,
 ६, १५, १.
 सूयमान,ना(√१सु)-नः श. ५,
 २, ३, ९; ३, १, ३; -नम् श. ५,
 २, ३, ५; ३, १, १३; -नस्य श. ५,
 ३, १, ३; १०; -ना तै. ३, १०, १, २.
 सू-युवसा-सम् तै. २, ८, ८, १२.
 सूयवसाद्(-प√अद्)-सात् ऐ.
 १, २२; ५, २७; ७, ३; शां. ८, ७.
 सूयवसि(न्→)नी-नी श. ३, ५,
 ३, १४; तैआ. १, ८, २.
 सूर-र तै. २, ४, ६, २; -रः श. ७,
 २, ३, ८; तै. २, ४, ५, ३; ४; ६, १२;
 ७, १३, २; ८, ७, ८; तां. १३, ८,
 ३; १५, ४, २; ८, ३; ११, १४; -रम्
 तां. १४, ११, ६; -रा तै. २, ४,
 ६, १२; -रे ऐ. ५, १८; शां. २६,
 ११; तां. १३, ८, २; १५, ८, ३;

गो. २, ३, १३.
 सूर-चक्षस्-क्षसः ऐ. ४, १०; ५, ६.
 सूर-वत्(मनुप्)-वत् तां. १३, ८,
 २; १५, ८, ३.
 सूरि-रयः श. ३, ७, १, १८; तैआ.
 ६, ११, १; -रिः श. ६, ८, २, ९;
 -रिभिः श. ४, ४, ७; तै. २, ८, २,
 ६; -रीन् तै. २, ६, ९, १; -रेः श.
 ६, ३, १, १७.
 √सूर्य,सूर्यति गो. २, ३, ९; सूर्यत गो.
 २, ३, १०.
 सूर्य-म् तै. १, २, २, १.
 सूर्या-र्या श. ८, ७, ३, ३; तां. २,
 १७, १; जै. २०८.
 सूर्य,र्या-र्य शां. २५, ५; श. ४,
 ५, ४, १२; -र्य तै. १, ४, ५, ३; २,
 ७, १६, ४; ८, ७, ३; ३, ७, ६, २२;
 तैआ. ३, १६, १; तां. २, ७, ६;
 मं. १, ४, ४; ६, ११; -र्यः ऐ. २,
 २०; ३१; ३२; ३७; ३, ४, ८; ४,
 ९; १०; ५, २४; ३१; ऐआ. २,
 २, ४; ३, २, ३; ५, १, १; शां. २,
 ८; ५, ८; १४, १; १९, ३; २५,
 १; २; ५; ६; ७; ९; २६, ८; शांआ.
 १, २; ७, १; ८, ४; ९, १; श. १, १,
 २, २१; ३, ४, ८; ६, ३, २, ४; ७, ३,
 १८; ९, ३, १६; २, १, २, १८; १९;
 ३, ९; २, ४, १०; १६; १८; ३, १,
 १; २; २, २; ३०; ३१; ३३; ३५;
 ३६; ३८; ४, ३, १; ६, ३, ८; ३, ३,
 ४, ७; ८; ९, २, १२; ४, ३, ४, १०;
 ५, ४, १; ५, ४, १, १५; ६, ८, १,
 १४; ७, ५, १, ८; २, २७; ८, ७, १,
 २२; ३, १९; ९, ४, १, ८; २, २, ३;
 १०, ६, ४, १; ११, ५, ८, २; १२, ९,
 २, ८; १३, २, ७, १५; ३, ८, ४; ५,
 २, १२; ७, १, ५; १४, १, ३, ६; ३,
 १, २८; २, ९; ४, २, २, २; ३, ३, ४;
 ९, ३, १३; का. १, १, २, १२; २,
 ४, ८; १२; १३; ३, १, १; १४;

† =सु-यवस- इति पपा. गद.

२१; २२; २३; २४; २५; २६;
 ३, १; ४, १, १८; ६, ३, ६; २, १, २,
 १५; तै. १, १, ७, २; ४, ४, १; २;
 ३; ५; ६; ५, २, १; ६, ३, ९; ७, १,
 ७; २, १, २, १०; ११; ९, २; ३;
 ५, ६, २; ६, ६, २; ५, ७, ८, ३; १५;
 २; १६, ४; ८, ६, २; ७, १; २; ४; ३,
 १, ३, २; ६, ५; ३, ६, ९; ११, ३; ७,
 ७, १; १०, ५; ८, १८, २; ९, २, १, २;
 ३; १०, १, ४; ३, १; ८, ५; ९, १३;
 १२, ९, १; ७; तैआ. १, १, २; २,
 १; ७, ६; २०, १; २१, १; २५, ३; २,
 १३, १; ३, १२, ६; ४, १, १; १०,
 ५; ३९, १; ४२, १; २; ५; ५, ८,
 १०; ८, ८, १; १०, १, २; १०, २;
 ३; १५, १; २५, १; ४९, १; तां. १,
 ३, २; ९; ५, १४; ६, ७, २; १७, १३,
 १७; जै. १५१; जैठ. १, २, ३,
 ९; १०; सं. २; गो. १, १, १३; ४,
 १०; ५, १४; २, १, २६; -यैः इड्व
 ऐ. ४, २०; ऐआ. ५, १, १; शां.
 २५, ८; श. ६, ८, १, १४; तै. २,
 ७, ७, ६; मं. २, ४, १४; -यैम् ऐ.
 २, ६; ३, ४८; ४, १०; ११; २०;
 ८, ११; शां. २४, ४; २५, ३; ६;
 शांआ. ८, ५; शा. १, ३, ४, ८; ९,
 ३, १५; २, २, ४, १७; ३, १, ३६;
 ६, १, ३९; ३, ३, ४, ७; ८; ५, १,
 १९; ४, ३, ४, ९; ४, २, १४; ५, २,
 २, ८; ३, २, २; ८, ७, १, २२; ११, २,
 ३, १; १२, ९, २, ८; १४, ३, १, २८;
 का. १, ६, १, २६; तै. १, ५, ८, २;
 २, ४, ४, ९; ५, ४, ३; ६, ३; ८, ११;
 ६, ६, ४; ७, १३, ३; ३, १, २, ८; ६,
 ६, २; ७, ४, ३; १३, ४; ८, १८, ३;
 १२, ७, ५; तैआ. २, ३, १; ३, ४,
 १; ४, १७, १; ४२, ५; ६, १, ४; ३,
 ९; ७, ३; तां. ९, १, ३५; ३८; १७,
 १३, १७; २३, १६, २; जै. १२७;
 जैठ. १, २, ३, ९; १०; प. ३, ७;

गो. १, ४, १०; ५, १४; २४; २, १,
 २६; ३, १९; -यैया तैआ. १, १०,
 २; -यैस्य ऐ. ३, ३४; ४, ७; ७,
 १५; ८, ७; शां. २४, ५; २५, २;
 ५; ६; ८; ९; १०; शांआ. १, २;
 श. १, १, ३, ६; ३, १, २३; २४;
 ९, ३, १७; २०; २, ३, ४, २४; ३, १,
 ३, २२; ३, ४, ८; ४, २, १, १०; ५,
 ३, ५, १६; ४, २, २; ४, २३; ६, ३,
 ३, ६; ७, १, १, २४; ४, १, ३०; ११,
 ५, ९, ९; १२, ७, ३, ११; १३, २,
 ७, १५; ८, २, ६; १४, १, ३, ६; २,
 १, २१; का. १, ४, १, १८; २, १,
 ३, ३; तै. १, २, १, २३; ४, ४,
 १०; ७, ८, ४; २, २, १०, ४; ४, ५,
 ५; ५, ५, ५; ६, १, २; ८, २, ६; ६, ९;
 ७, १; २; ८, ८; ९, ८; ३, १, १, ६;
 ३, २; २, ५, २; ६, ११, १; ७, ४,
 १४; तैआ. १, ६, १; ३, ९, २; ४,
 २, ६; ३, ३; ५, १; ८, ४; १०, ५;
 ११, ७; ५, ३, ५; ७; ७; ८, १३;
 ६, ३, २; १०, ६३, १; तां. १, २,
 १; ३, ५; ७, ३; ९, १, ३८; २५, ८,
 ४; जै. १५१; आ. २, २३, ५;
 मं. १, ६, १९; गो. १, ४, १०; २,
 १, २; ३, १३; १९; -यैस्य इड्व श.
 ८, ६, १, १६; ९, ४, १, ९; -यां तै.
 २, ८, ९, १; २; गो. १, २, १७;
 -यां शां. २५, ६; तै. २, ७, १५,
 ३; तैआ. १, ७, १; २; ४; ५; ८, ६;
 जैठ. १, १०, २, १; ३; -यात्
 शांआ. १२, ४; श. ५, १, २, ७; ११,
 ५, ८, ३; ८, ४, ६; गो. १, ४, ९;
 -यां तैआ. १, ७, २; -यांम् ऐ.
 ४, ७; शां. १८, १; -यांय ऐ. २,
 २१; ३, ४८; शां. २, १; १२, ४;
 २५, ४; ५; ७; श. २, २, ४, १७;
 ३, १, ३६; ३८; ३, ३, ४, २४; ९, ३,
 ५; ४, १, १, २२; २, २१; ४, ५, ४;
 ५, ४, ११; ६, २, २; १४, १, ४,

१४; ३, २, ९; का. १, २, ४, २३;
 ३, १, २, ५; तै. २, १, २, ६; ७; १०;
 ३, १, ६, ५; ४, १७, १; १८, १; १०,
 ७, १; तैआ. १, ३२, २; ३, १६, १;
 ४, ७, २; ६, ३, २; प. ५, १२; सा.
 १, ८, १३; गो. १, ३, १५; -यांयै
 तै. २, ८, ५, ४; -यै ऐ. २, २०;
 श. २, ३, १, ३६; ४, ५, ४, ५; ५,
 १, २, ७; ७, ४, २, २१; ९, ४, २,
 १४; का. १, ३, १, २४; तै. १,
 १, ४, ३; २, १, २, ७; ८; १२; ४,
 ३, २; ७, ७, १; तैआ. १, ८, १; २;
 २२, ८; १०, २५, १; मं. १, ३, ११;
 -यैय शां. २५, २; श. १४, १,
 ४, ४; ६; तै. १, ६, ६, २; ७, ५;
 ७, १, १; २, ७, ९, ४; ८, ७, ३; तैआ.
 १, २, ७, २; ४, ७, १; २; ४; ११, ३;
 ५, ६, ९; तां. १, २, १; गो. १, ५,
 १४; २, ३, १४;

सूर्य-नात- -म् तैआ. १, १२, १.
 सूर्य-ज्योतिस्- -ति: तै. ३, ७, ५, २.
 सूर्य-त्व- -म् तै. २, २, १०, ४.
 सूर्य-त्वच्- -त्वक् तै. २, ४, २, ७; -त्वच:
 तैआ. १, ४, ३.
 सूर्य-त्वचस्- -त्वचस: श. ५, ३,
 ४, १२; तै. १, ७, ५, ३; -त्वचसम्
 श. ५, ३, ४, १२; तां. ९, २, १४.
 सूर्य-देवत्य- -त्यम् ऐ. ४, १९;
 -त्यानि ष. ५, १२.
 सूर्य-दैवत- -त: शांआ. ७, ६.
 सूर्य-नक्षत्र- -त्रे शा. २, १, २, १९.
 सूर्य-न्यङ्ग- -ङ्गानि गो. २, ३, १४.
 सूर्य-मण्डल- -लम् तैआ. १, ७, ३;
 -लानि तैआ. १, ६, ३; ७, ६.
 सूर्य-रश्मि- -श्मि:श. ८, ६, १, १६; ९,
 २, ३, १२; -श्मिम् तै. १, ३, ९, ३.
 सूर्य-वत्(मतुप्)- -वत् शां. २५, २;
 ३; ६; ७; ८; ९; १०; तां. १०,
 ६, ४; -वत: शां. २५, ४; तै. ३,
 ७, ६, १४; -वति शां. २५, ४;

-चन्वम् तै. २, ७, १५, ६; -चान्
शां. २, ५, २, ५; ६.
सूर्यवती- -ती शां. २, ५, ४; ५.
१०; -तीषु तां. १, ५, ११, १४;
-त्यः तां. १, ५, ४, १.
सूर्य-वर्षस्- -चंसः श. ५, ३, ४, १३.
तै. १, ७, ५, २; आ. १, ३३; ३२७;
-वैसम् श. ५, ३, ४, १३; -चां:
तैआ. १, ९, ३.
सूर्य-सम- -म् श. १३, ५, २, १३.
सूर्य-सामन्- -म जआ १, २७६:
५०२; आ. १, २७६; ४९२; ५०२:
-मनी जआ. १, ३१; आ. १,
३०.
सूर्य-स्तुन्- -स्तुव श. १३, ७, १, ५.
सूर्य(र्ष्य)→र्ष्या-चन्द्रमस- -मसा तै.
२, ८, ९, १; २; -मसोः तैआ.
१०, ६४, १; जै. १३२; -मसौ श
१, ६, ३, २५; ४, २, १, १८; ७, १,
२, ७; १२; १४, ६, ८, ९; तैआ.
१०, १, १४; जै. १३२; गो. १, ३,
१६.
सूर्या-चन्द्रमस- -सयोः जै. १३२.
सूर्या(र्ष्य)अ-भिनिष्पृक्त- -क्तः तै. ३,
२, ८, १२; -क्त तै. ३, २, ८,
११.
सूर्या(र्ष्य)अ-भ्युदित- -तः, -ते तै.
३, २, ८, ११.
√सृ, सरत् तै. २, ८, ५, २; असरत्
तैआ. १, ३०, १; असृन्म तां.
१, ५, ३, ७; जै. २०५.
सारयति जै. २०५.
सरिष्यत्-सर्तव, सर्तृ-ससृवस्-
गद्र.
सृत्- -त् तै. २, ८, ५, २.
सृत्- -म् शां. १८, ११.
सृत्-ज्व- -वः ऐ. ४, ९; -वम्
श. ५, ४, १, १०.
सृति- -तिः श. १४, ६, ११, ३; तां.
१, १, ४; -ती श. १२, ८, १, २१;

१४, ९, १, ४.
सृत्वा श. ११, १, ६, २३; १३, ८, ३, ४;
सृत्वाऽइव तै. २, ४, ६, ६.
सृगाल- -लः श. १२, ५, २, ५.
√सृज्, सृजते श. २, ५, १, १५; १७;
७, ५, २, ७; का. १, ४, ३, १३;
१४; सृजते श. २, ५, १, ११;
२०; ४, ४, १, १, २, ४, १, ५, १४;
६, ७, २, १२; ४, ७; १४, ४, २, २८;
७, १, ११; का. १, ४, ३, ९; १६:
तै १, १, ४, ३, ५, २, ६, ३, ३, ८, १;
सृजति श. २, ४, २, २४; सृजति श.
४, ३, ५, १८; सर्जति तै. २, ५, ५,
७; सृजन्ति गो. १, ५, २५; सृजामि
ऐ. ८, २०; सं. १, ७, १, २; ससृज्
ऐआ. ५, ३, २; शां. ६, १५; २८,
१; श. २, ३, ३, १; ससृजे श.
२, ५, १, २; ११; २०; २, १; ३, ६,
२, ८; ४, ४, १; ५, २, ४, १, ५,
१४; १०, ४, २, २; १४, ४, ३, ३०;
९, ४, २; का. १, १, २, ३, ४, ३, १;
२; ३; ९; १६; ५, १, १; जै. १८३;
गो. १, १, १६; २, ८, १८; २, ४, १२;
ससृजिरे श. १, ५, २, १८; ससृजसे
श. २, ५, १, १२; का. १, ४, ३,
१०; ससृजे जै. २१२; जैव. ३,
४, १, ४; सृजस्व श. ८, १, १, ३;
जै. ३७; सृज ऐआ. ५, १, ६;
सृजध्वम् जै. ३७; सृजे ऐआ. २,
४, १; ३; तां. ७, ८, ८; जै
२१२; सृजावर्हे जै. १६०; सृजामहे
श. २, २, ४, ११; सृजामहे श.
८, १, १, ३; असृजत ऐ. ३, ३६;
४, २८; ५, ३२; ६, १८; ७,
१९; ऐआ. २, ४, १; शां. ५,
३; ६, १०; १५; श. २, १, २, ६;
५, १, १; ३; २, ७; ६, ३, ४; ६, १,
१, ८; ९; १३; २, ९; ११; ३६; ३,
३-५; ६, २, २; ७, २, १२; ७, १, १,
७; २, १; ५, १, ५; १०, १, ३,

१; २, २, १, ५, ३, ४-८; १०; ६, ५,
४; ५; ११, १, ६, ७; ८; ८, ३; २, ३, १;
१२, ८, २, १; १३, १, १, ४; ४, १, ८,
१; २, ५, १; ३: १४, ४, २, ९; ११;
१३; २४; २५; का. १, ५, १, ५; ६,
३, ४; तै. १, १, २, २; ३, ५; ११;
४, ३; ५, ४; ७; ८, २; १०, १, ५, २,
४; ६, २, १; ३, ३; ८, १; ७, १, ४; २,
१, २, १; ४; ६, ४; २, १, १; ३; २,
१-४; ३, १; ३; ४, १; २; ३; ४;
५; ६; ७, १; २; ९, ५-८; १०;
१०, १; ३, २, ३; ४; ७, १; ८, २;
३; १०, १; ११, १; ७, ९, १; १४,
१; ३, १, ४, २; २, ३, १; ३, ४,
१; ८, ११, १; १५, १; १, १, १; २, ३;
१३, १; १०, ९, १; असृजत श.
२, ५, १, ५; ६, १, २, ११; २, २६;
७, ४, ७; ७, ३, १, २०; ५, १, ५;
८, ४, ३, २०; १०, १, ३, १; ६, ५,
५; ११, १, ६, १३; ८, ३; १४,
४, २, १४; का. १, ४, ३, ४; तै.
२, २, १, २; ९, ६; तैआ. ५, ६, ११;
११, ६; ८, ६, १; तां. ४, १०, १;
६, १, १; २; ६; ८; १०; ११; ३, ९;
७, १९; ९, १५; ७, ५, १; ६, १०;
८, ९; १०; ११-१३; १०, १३;
१५; ८, १, ५; ५, ६; ९; १२; ६, ३;
८, १४; ९, ४; ९, १, ३, ५; ६, ७; १०,
२, १; ४; ३, १; ११, ३, ५; १२, १,
४; १३, ११, १४; १४, ५, १३; १५,
५, १४; ३, ५; ८, २; १६, ४, १;
५, २३; १७, १०, २; २०, ३, २; ४,
५; २१, १, १०; २, १; २२, ५,
३; ९, २; २३, ९, २; १४, २; २४, १,
२; ११, २; १३, २; जै. ८; ९; १८;
२५; ३७; ४१; ५१; ७१; ९९;
१०८; १३३; १४१; २११; जैव.
१, ३, १, १; ४, ४, १; १५, १, ३-५;
२, १-७; ३, १-६; २, २, १, ४;
३, ७, १, १; व. १, ५; ४, १; ३;

दै. ३, १७; सा. १, १, ६; गो. २, १, २१; २, १; ३, ९; ५, ९; ६, १; असृजन्त श. ४, ३, १, १०; १२; १३; ८, १, २, १०; असृजन्त श. १, ६, २, ४; ३, ६, २, २; ४, ३, १, १०; ६, १, १, २; ३, २; ८, १, १, ३; १४, ८, ६, १; तै. २, १, १, १; ३, ५, १; २; ३, १२, ९, ८; तां. २५, १८, २; जै. १४; २६; सृजेय श. ६, १, २, ५; ७, ५, २, ६; ८, २, २, ७; ४, ३, १; तै. १, ६, २, ४; २, २, १, २; ४; सृजेय तै. २, २, १, १; २, ३; तां. ६, १, ६; जै. १८; सृजेयम् तैआ. १, २३, १; प. ४, १; गो. २, ६, १; असृष्ट ऐ. ६, १८; श. १०, १, ३, ३; जै. १४०; असृक्षत तां. १, ३, १, २; असृष्टाः जै. ९९; १४१; जैउ. १, ४, ४, २; असृक्षि श. ३, ९, १, २; ११, १, ६, १२; १४, ४, २, १०; तै. १, ६, २, ४; २, २, ४, २; असृक्षि श. ११, १, ६, ९; १३; तै. २, २, ३, ३; जै. १४१; जैउ. १, ३, १, ३; असृग्मम् तां. ६, ९, १३; १५; १८; २२; १२, १, ३, ४. सृज्यते तां. ६, ९, २२; सृज्यन्ते तां. ६, ९, १८; सृज्यध्वम् जै. १८२; असृज्यत श. ६, १, १, १०; ११; ३, ६; ३, १, २०; ४, २, १; ५, १, ३; ६; १२; ६, १, २४; २, १३; ७, ४, २, ३२; ९, २, ३, ३२; असृज्यत श. ६, १, १, ९; १०; ११; १४; २, २-४; ३, १, २८; ५, १, ३; ६; १२; ३, १; ८, ४, ३, ४; १०; १०, १, २, २; ३, १८; ४, ८; तै. १, १, १०, १; २, २, ९, १०; तां. ६, ५, १; जै. ९; ९९; १६०; २०७; गो. १, १, ९; असृज्येताम् ऐ. ७, १९; श. ७, १, २, २३; असृज्येताम् श. ८, ४, ३,

१२; १०, ४, १, ५; तां. ७, ९, ५; जै. ३०; १०४; १०६; असृज्यन्त ऐ. ७, १९; श. ८, ७, १, ४; १०, १, २, २; ११, १, ६, ७; असृज्यन्त श. ६, १, २, ६; ७; ८; ३, १; ८, ४, ३, ५-९; ११; १३-१५; ७, १, ३; ११, १, ६, ७; ८; १४; ५, ८, १; तै. १, ४, १, १; २, १, २, १; तां. ६, ९, २, २; ७, ७, १७; ८, १, ८; ९, २; ८, ९, ६; जै. १५; ३५; १०४; १०६; १८२; २०३; २०७; २१२; प. ४, १; असृजि तां. १, ६, १. असिस्सृक्षत जै. ९. ससृजान-सिस्सृक्षमाण- गद्र. सृज्जमान, ना- नः श. ११, ४, ३, १; तै. २, १, ६, ४; -नम् श. १०, ४, ४, १; जै. ३७; -नाः जैउ. १, १, २, ७. सृज्यमान- -म् शां. २०, २-४; २१, २-४. सृष्ट्वा- -ष्टः श. १०, ५, ३, ५; ११; १३, १, ४, १; ८, १; २, ५, १; तै. २, २, २, ३; ५; ३, ९, १, १; १३, १; तां. ६, १, ६; ८; १०; ११; १३, ३, २२; गो. १, १, ४; १६; -ष्टम् ऐ. ७, १९; ऐआ. २, ४, ३; शां. २७, २; श. ६, १, २, १०; १०, ५, ३, ३; ६; ७; तै. १, ७, १, ५; ३, ८, ११, १; १५, १; १२, ९, २; तां. ६, ९, २, २; जैउ. १, १६, २, ३; ४, ११, १, २; १३; -ष्टयोः तै. २, २, २, २; -ष्टस्य तै. १, १, ३, १२; १, ६; ७; २, २, २, ४; ५; तैआ. ५, ४, ९; -ष्टा ऐआ. २, १, ७; श. ३, २, १, १३; १०, ५, ३, ४; १३, २, ५, ३; तै. १, २, १, २७; ३, ९, २, ३; -ष्टाः ऐ. ३, ३६; ऐआ. २, ४, २; शां. ५, ३; श. २, १, २, ६; ५, १, १; ३; २, १; ३, ८, ४, १८; ४, ३, १, २, ५; ८, ७,

१, ३; का. १, १, २, ३; ४, ३, १; ३; ५, १, १; तै. १, १, ५, ४; ६, २, १; २, २, १, १; ७, १; ७, ९, १; १४, १; ३, १, ४, २; तां. ६, ७, १९; ९, २१; ७, ५, १; २; १०, १३; १५; ८, ८, १४; १४, ५, १३; १५, ५, ३५; १७, १०, २; २०, ३, २; २१, २, १; जै. १८; ४१; ५१; ७१; ११३; १३३; जैउ. १, ३, १, १; प. १, ५; गो. १, ५, २५; २, १, २१; ५, ९; -ष्टानाम् तै. २, २, १, ३; २, ३; -ष्टानि श. १४, ४, ३, ३; तै. २, २, २, २; जै. ११३; -ष्टानिऽइव तां. १३, १, ८; ७, ६; -ष्टाम् श. ६, ३, १, १; -ष्टेन शां २८, १; -ष्टौ ऐआ. २, १, ३; श. ९, ४, २, १८; १०, ४, १, ५; तै. २, २, २, १. रसृष्टि- -ष्टयः श. ६, १, १, १४; ८, ४, ३, २०; -ष्टिः ऐआ. २, १, ३; श. १४, ४, २, १०; तां. ७, ५, ४; -ष्टीः श. ८, ४, ३, १; -ष्टौ श. १३, १, २, २६; ३, ३४; ४, १७; २, १, २२; २, ५, ५; ३, १, ३६; ३, २, १; -ष्ट्या तां. ७, ६, १०; जै ८; -ष्ट्याम् श. १४, ४, २, १०; -ष्ट्यै तै. २, २, १, २; तैआ. ५, ६; ११. रसृष्टि- -ष्टौ श. ११, २, १, ३. सृष्ट्वा ऐ. ४, २२; ७, ७; ऐआ. ३, २, ६; शां. १२, ८; शांआ. ८, ११; श. २, ५, १, १; ३, २, ४, ६; ८, ४, १; ५, २, ४, १; ५, १४; ६, १, २, ५; ११; १२; २, २, ६; ७, ४, १; ७, १, २, १, ५, २, ७; ८, ४, ३, २०; १०, २, २, १; ४, २, २; ११, २, १; १४, ९, ४, २; का. १, ४, ३, १४; तै. १, २, ६, १; २, २, १, ६; २, १; ३-५; ३, ६, १; ८, २; ३; ३, ९, ८, १; तैआ. ८, ६, १; गो. १, १, ३; ४; ३४; २, ४, २.

सूत्रय- -याः श. २, ४, ४, ४; १२, ९,
३, १; का. १, ३, ४, २; -यान् श.
२, ४, ४, ४; का. १, ३, ४, २;
-यानाम् श. २, ४, ४, ४; १: १२,
९, ३, १३; का. १, ३, ४, २: -येषु
श. १२, ९, ३, २; ३
सृगि- -पयः, -पया श. ७, २,
२, ५.
सुत-त-ति- त्या, √सृ ड.
√सृप्, सुर्पति ऐ. ७, २०; श. ७, ४,
१, २७; का. १, १, ४, २६; सर्पति
श. ७, ४, १, २७; तै. ३, ९, ७, ३;
जै. १६८; गो. २, ५, ८; सर्पन्ति
ऐ. ५, २२; २३; शां. २७, ६;
श. ७, २, ४, १०; ७, ६, ९, १३;
१४; ७, ४, १, २५; २६; ११, १, ६,
२१; १३, ५, १, १६; तै. ३, ९, ७,
३; सुर्पन्ति श. १३, २, ३, १; तै.
३, ८, २२, १; तां. ६, ७, ९; १०;
१२; जै. १०; गो. २, २, १६:
ससुर्प श. १, ६, २, ४; सुर्पत् ऐ.
२, २२; श. ७, २, ४, ७; ८; सुर्पयुः
श. ७, ४, १, २५; असृप्त ऐ. ५,
२७; ७, ३.
सर्पयामि श. ११, २, ६, १४;
असीसृपत् गो. १, ३, ४.
सरीसृप- सरीसृप्यत्- सर्प-
सर्पण-सर्पत्- गद्र.
सृप्त- -प्तः श. १७, ६, ९, २३;
-प्तम् तैआ. ३, ११, १३.
सृपवा शां. २२, ९; तां. ३, ४, २;
६, २; १३, २.
सृम- -मः सं. १, ८, ५.
सृष्ट-, ष्टि-ष्ट्वा- √सृ ड.
सैकृ(√सिच्)- -क्ता जै. ९३.
सै(सड्-)तिहास- -साः गो. १, २,
१०.
सैतु(√सि)- -तुः श. १७, ७, २, २४;
तै. २, ४, २, ६; -तुम् ऐ. ३, ३५; श.

१३, २, १०, १; तै. १, ३, ५, १; ७,
३; गो. २, ३, १७; -तोः जै. १.
सैतु-या(←ना)मन्- -म आ. २, ७,
१०; सा. २, १, ६.
सैदि(√मद्)- -दिः श. ७, ३, १, २३;
तैआ ७, २०, १: २३, १; -दिम् श.
७, ३, १, २३.
सैना- -नया ऐ. ८, ११; शां २८, ६:
-नयोः ऐ. ८, १०; -ना ऐ. ३,
२२; शां. २८, ६; शांआ. ६, ७;
श. ८, ६, १, १६; १७, ५, १, ६; तै.
१, ५, १, ५; २, ४, २, ७; तैआ. ३,
९, १; जै. १२८; गो. २, २, ९;
-नाः श. ६, ६, ३, १०; -नाम्
ऐ. ३, २२; ८, १०; ११; शां.
२८, ६; तै. १, ७, ३, ४; ५, २;
-नायाः श. ५, ३, १, १; -नायाम्
श. ८, ६, १, १६; -नायै तै. ३,
७, ५, १; -नै जै. १२८.
सैन-जित्- -जित् श. ८, ६, १, २०.
सैनद्- -द्दे जैआ. १, ४१९.
सैना-नी- -नीः श. ५, ३, १, १;
९, १, १, १८; सा. १, ४, १९;
३, ६, २; -नीभिः तैआ. १, ६, २;
-न्यैः श. ५, ३, १, १; तै. १, ७,
३, ४; -न्यै श. ९, १, १, १८.
सैनानी-ग्रामणी- -पयः श. ८, ६,
१, २१; -पयौ श. ८, ६, १, १६-
२०.
सैना-पति- -तिः ऐ. ८, २३.
सैना-सुष्ट- -म् श. १३, २, २, २;
तै. ३, ८, २३, १.
सैनानीक- -कानि गो. २, १, २३.
सैन्य- -न्याः तै. २, ७, १६, ३.
सै(सड्-)न्द्र- -न्द्रः श. २, ५, ३, १८;
११, १, ३, २; ४; का. १, ५, २, १७;
जै. ४७; -न्द्रम् ऐ. ५, ३४; श. २,
१, २, ११; ३, १, ३७; ३८; ४, ३८;
३, ५, ४, ८; ७, १, १७; ११, १, ३,

२; ४; का. १, १, २, ७; ३, १, २६;
२७; ४, १, २७; तां. १५, ५, २४;
जै. ४७; गो. २, ६, ७; -न्द्राः श.
१, ४, १, ३३; -न्द्रान् गो. २, २,
१४; -न्द्रेण ऐ. ३, १५.
सैन्द्र-ता- -तायै ऐ. ६, १७; शां. १६,
८; १८, २; श. १३, २, २, ९; गो.
२, ५, १५.
सैन्द्र-स्व- -स्वाय तै. १, ८, २, २; ५,
६; तां. ८, ४, ५; ५, ११; २, २, ३;
१५, ५, २, ४; १६, १३, ९.
सैन्द्राम(←न्द्रअग्नि)- -म् ऐ. २,
३७
सैन्द्रिय-स्व- -स्वाय ऐ. १, ४;
१७.
सैर- -म् श. ७, २, २, २.
सैल(ळ)ग- -गाः ऐ. ७, १; ८, ११;
श. १३, ४, ३, १०.
√सैव, सैवत श. ३, ६, २, ४; ५; सैवत
सं. ३.
सैवितव्य- -व्यानि तैआ. ७, ११, २,
सैवित्वा सा. १, ७, १२.
सैवनी(√सिच्)- -नी शां. २८, ९;
-नीम ऐ. ३, ३७.
सैकत(←सिकता)- -म्सड् श. ६,
१, ३, ४.
सैतव(←सैतु)- -वः, -वात् श. १७,
५, ५, ३१; ७, ३, २७.
सैध्रक(←सिध्रक)- -म् तै. ३, ८,
४, १०.
सैध्रक-म(य→)यी- -नीनाम् सा.
३, ६, ९.
सैनानीक- -कानि शां. ५, ५.
सैनान्य- -म् ऐ. ८, १६.
सैन्धव(←सिन्धु)- -वः शांआ. ९,
७; श. १७, ९, २, १३; -वैः श.
११, ५, ५, १२.
सैन्धव-खिल्य- -ख्यः श. १७, ५,
४, १२.

† 'सैना-' इति संशुशोधयिषुः G. चिन्त्यः । सामासिकेन कार्यभिद्वयी ताद्वित्तस्यानपेक्षितत्वात् सिद्धयायां ययारिषता-
न्वयोपपत्तौ हस्तलेखेषु हस्तक्षेपस्य वचनीयतापत्तेर्येन दिक् । ‡ सैन्द्रामम् ताद्वित्तं रूपं साधु स्यात् । तु. ध्रं व सा. ड.

सैन्धव-वन- -नः श. १४, ७, ३,
 १३.
 सैन्धुक्षित(←सिन्धुक्षित्)- -तम्
 तां. १२, १२, ५, ६; १५, ३, ११:
 -तस्य तां. १५, ३, ११: -तानि
 जैआ. १, २१; ५५९; आ. १,
 २१; १४२; १६१; ४६३; -तेन
 तां. १२, १२, ६.
 सै(सडण्-)-रावती- -म् ऐ. ६, २१.
 सैलगा(←सेलगा)- -म् तै. ३, ४,
 १६, १.
 स्रो(सडउ-)-क्या- -क्यः तां. २०, १, १;
 ४, १; २१, ६, १; ९, १; -क्यम्
 तां. २०, ६, १; ७, १; १४, १;
 २१, ७, १; ८, १; १०, २; ११,
 १.
 स्रोक्थक- -म् श. १३, ५, ४, ९.
 स्रो(सडउ-)-ख- -म् श. २, ५, ३,
 ११; का. १, ५, २, १०.
 स्रोतृ(√१मु)- -ता ऐ. २, २०; ५, १६;
 शां. २६, १५; -तुः तां. १२,
 १०, १.
 स्रोतोत्तः(ः) गो. २, ६, १२.
 स्रो(सडउ-)-त्तरवेदि- -द्विषु तैआ. १,
 २६, ३.
 स्रो(सडउ-)-दकै- -कैः तां. १३, ७, ९;
 -कैम् शां. २०, ४; २१, ४; २२, ३;
 ५; २३, ८; २६, १६; तां. १३, ८,
 १; ४, ५.
 स्रो(सडउ-)-पनिपत्क- -काः गो. १,
 २, १०.
 स्रो(सडउ-)-पवर्ह(ण→)णा- -गा श.
 १३, ८, ४, १०.
 स्रोपान- -नाच् जैठ. ३, २, ३, ७.
 स्रोम(√१मु)- -मडइति तां. ४, २,
 १८; -म ए १, ४; ९; १३; २५;
 २६; २, ९; ३, १८; ४, २९; ३१;
 ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; ७,

३३; ३४; ८, ८; ११: २०; ऐआ. १,
 २, १; शां. ७, १०; १५, २; श. ३,
 ९, ३, ६; तै. २, ८, ३, १; ४, ८; ३,
 ५, ६, १; ११, ४, १; -०म श. ३, २,
 २, २५; ३, ४, ३०; ४, ३, १८; ६,
 ३, ७; १९; ९, ४, १२; ४, १, १, ५;
 २, १, २२; ४, २, १२; ५, २१; ७, ३,
 १, ४६; ११, ४, ३, १९; ५, ९, १०:
 ११; १२; १४, ५, १, १५; तै. २, ४,
 २, ७; ३, ८; ५, ३, ८, २; ३; ६, १६,
 १; ७, ४, १; ७, ५, ८, ३, १; २; ३,
 १, १, ३; ५, ६, १; ७, २; ७, ५, १२;
 १३; १३, १; २; ३; १४, ३; तैआ.
 १, ७, ५; ३, १७, १; १०, ४८, १;
 तां. १, ५, ६-८; ६, ४; ६; ९; ११;
 ८, ९; ६, ६, १७; ८, ४, ५; ११, ३,
 १; ८, ३; १२, ९, ३; १३, १, ४;
 ३, १; ४; १४, ३, ३; ११, ५; १५,
 ५, १; ५; ९, २; २१, १०, १४;
 जै. २०; १६८; सा. १, ४, ३; १४;
 ५, ८; ६, ९; ७, ४; ६; १३; २, ५, ३;
 ३, ४, ११; गो. २, २, ४; ३, ६;
 -मः ऐ. १, ८; १३; १५; २६;
 २७; २९; ३०; २, ३; ३८; ३,
 २५; ३२; ४०; ४, ३१; ५, २०;
 २५; ६, ३; ११; ७, ११; २३; ३१;
 ८, ६; ८: २०; ऐआ. २, ३, ३; ५,
 १, १; २, १; २; ३, २; शां. २, २;
 ४, ४; १२; ७, ६; १०; ८, २; ९;
 ९, ५; ६; १०, ५; १२, ५; ६; ८;
 १३, ४; ७; १६, ५; ९; १८, ८;
 २६, ११; २७, ५; शांआ. ४, ९;
 १५, १; श. १, ३, २, ६; ६, ३, ३;
 २१; ४१; ४, ५; १४; १५; ८, २,
 १; ९, २, ९; २, २, ३, १; २२;
 २३; ४, २, ७; ४, १५; ५, १, ९; ३,
 १, ४, १०; २, २, २५; ३, १०; १७;
 ४, १; २; ४; ७, ९; ३, १, ११; २;

१; ८; १७; ३, १; ३; ४; १८; ४,
 ७; २२; २५; २८; ४, १, २; १०; २,
 १; ३, ११: १३; ४, १५; ५, ३, २;
 ६, २, २; ८; ३, १७-१९; ८, ३,
 ३३; ५, २; ९, १, ८; ९; ३, ३; ७; ४,
 २; ५; १७-१९; २२; ४, १, २, ४;
 ३, ९; ४, ७-९; ४, २, १२; ४, ९;
 ५, ७; १५; १६; ३, ५, ८; ४, २, १;
 २; ३, ७; ५, ३, ११; ६, १, १०; ७,
 १२; १९; ५, १, २, १०; १४; ३,
 ७; ५, २६; २८; २, ५, १०; ११;
 ३, ३, ४; ११; १०; ५, ३; ८; ४, १,
 ११; २, ३; ३, १६; ५, ४, ४; ७; १०;
 ११; १३; १८; २२; २८; ३३; ६,
 ५, १, १; ६, ३, ७; ७, १, २२; २,
 २, ११; ४, २६; ३, १, १-३; ४५;
 ५, २, १९; ८, ४, ३, १७; ६, १, ८;
 ९, ४, ३, १६; ५, १, ८; १०, ४, २, १;
 ११, १, ३, ३; ४, ४; ५, ३; ६, १४;
 १९; २, ५, ३; ४, १, १०; ३, ३; ६; ७;
 ९; ५, ९, १०; ७, २, ८; १२, १, १,
 २; ३, ३; ३, ५, १०; ६, १, १; १४; ७,
 २, १; २; १२; ३, ४; ६; ८; ९; १०;
 ११; १२; १३; १४; १७; ८, १, २;
 ३; ५; २२; ८, २, १२; १४; १९;
 २०; ३, १९; ९, २, १; १३, ४, ३, ८;
 ५, १, ९; १४, १, १, १; ३, १२; ३,
 १, २९; २, ३०; ४, २, १३; २३; ५,
 १, ३; ६, ९, २, ४; ९, १, १२; का १, २,
 ३, १, १; १८; १९; ३, ३, ७; १०; ४,
 ९; ४, ३, ७; तै. १, १, ३, १०; ३, २,
 ३; ३, २-५; ४, २, १; २; ४; ५, १; २;
 ४; ६, ३; ७; ७, ४; ६; ७; ८, ६; १०,
 ६; ७; ६, १, ११; २, २; ६; ८, २; ९,
 ५; ७, २, ३; ४; ४, १; २; ६, ७; ८,
 ३; ८, १, २; ५, २; ४; ५; ६, ४; ६;
 २, २, ४, २; ४; ८, ४; ८; ३, १, १;
 ५, ६; ४, ३, ११; १२; ५, १; ७, ६;

† तां. इत्यत्र = 'उवध्य' इत्यपि पा. भेदः इति Mss. । ∅ 'सोमाभोरक्षणः' इति मु.पाठे 'सोमाभिः । रक्षणः = रक्षणः' इति चिच्छेद । भा. । तन्निदर्थं च यत्कल्पनादम्बरं ततान तद् भ्रममूलकमेव यादवृत्त(९, ११३, ३)-विरोधात् ।

५,३,३; ७,३; ८,६; ६,१,१; २; ३; ४; २,१; ३: ४, ६: १,१,१; २; ३-७; ८; १०; १८, १; ७, १,१: ४,१; ८,२; १६,२; १७,३; ८,१,६; ३,१; ३,१, १, २; ४,३; २,१,१; ३,११; ५,६,१; १०, २; ७,४,१; ७,७; १३,२; १४, २; ९, ५,५: १७, १; ११, ३, १; ५, २; तैआ. ६, ७, २; ३, ३, १; १०, १; ३, ३, १: ८, १; १४, ३; ९, ७, १०; ११, ४; १२, ३; ६, ३, २; ४, २; १०, १, ९; १५; १०, १; ५०, १; तां. १, १, २; ३, ९; ५, १९; ६, १; ९; १०, ६; ९, २, ८; ५, ७; ६, २; ७, १; ९, १; ५; ११, ३, ९; १२, ११, ३; ६; १३, १७; १३, ३, ३; ६, ५; १५, ३, ४; ५, ४; २१, १, ४; २३, १६, ५: जै. १२; २६; २७; ४७; ७५; ८६; ९३; १०२; ११७; १२६; १४३; १४९; जैउ. ३, ४, ५, १; ५, २, २; ६, ६, २; ७, १, २; ८, ३, १२; ९, ४; मं. १, १, ७; ७, ९; २, १, ६; ३, १; सा. १, ४, ८; ७, १; २, १, ५; ८, १; ३, ३, ३: ८, २; गो. १, १, २८; २, ९; ४, ८; २, १, १७; २, २; ४; १०; १२; २१; २४; ३, ९; २३; ४, ६; ५, ४; ६; -म: ३३व तै. २, ७, ७, ६; मं. २, ४, १४: -मम् ऐ. १, ७; १२; १४; १५; २७; ३०; २, २०; ३, १३; २०; २२; २५; २६; ३२; ४०; ४, ४: २०; ३०; ३१; ३२: ५, ४; ५; ८; १२; १५; १७; १८; १९; २१; २; ११; १२; १४; ७, ११; २३; २४; २८: २९; ३२; ३३; ८, ७; २०; ऐआ. १, २, २; ५, ३; ५, १, १: ३, १; शां. ३, १; ६; ९; ७, ४; ५, ६; ७, ६; ८; १०; ८, २; ८; ९, ५; ६; १२, ३; १५, १; १६, ५; ८; १७, ४; २२, २; ७; २४, २; २५, ७; २७, ६; २८, २; ६; २९, २; ३०, १;

शांआ. २, १६; सा. १, १, ४, ७; ८, २, १६; ५, ३, २२: ६, ३, ६; ८; २१; ४, ५; ७, १, १; १३; १६; ८, २, १०; ९, २, ९; २, ४, ४, २५; ५, १, ९; २, ३, २; ३, ८; १३; ३, २, ३, १७; ४, २; ७; ९; १०; १२; १५; १७; २०; २१; ३, २, १; २; ३, ६; १४; ४, ७; १०; ४, १, १२; ३, ११; १३; ४, १०; १४; ६, २, ८; १२; २०; २४; ३, १७; ८, ३, ३; ५, २; ९, ३, २६; ४, १; १०; १२, ४; १०; १५; २, ४, २; ३, २, ७; ३, १३; ४, २, १६-१८; ४, ११; ५, १, ४; ४, १०; १०, १; ३; ५, २, २, ५; ८; ४, ५, १८; ५, ४, ७; ९; ७, १, १, २, २; ८, ७, ३, २, १; ११, ५, ९, १०; ११; १२, १, ३, ३; ७, १, १; ३, ११; १३; १४; ८, १, २; ३; ५; २, १, २; २, १; ३, १; १४, ९, १, १३; १९; का. १, ३, ४, १४; ४, ३, ७; ५, १, २९; २, ७; १२; ६, १, १; २, १, ३, १२; तै. १, ३, १, २; २, ३; ४, २, ३; ७, ४; ५; ६; ७; १०, ७; ६, ९, ३; ५; ८, २, १; ५, ४; ५; २, २, ४; १०, १; २; ५, २; २, १; ३; ३; ३; ११, ९; १०; १२, १; ३; ६; १४, ६; १७, २; ७, ४, १; ८, ९, ७; ३, २, १; १; ५, ७; ३, २, ३, १; १; ७, ४, २; १७; ७, १; ३; ११, ५, २; ६, २; तैआ. ३, १, १; २, १: ५, १; ६, ५, १; १०, १, ११; १६; ४८, १; ४९, १; ५०, १; तां. १, १, २; ४; ६, ९, २, २; ८, ४, १; ९, ३, १; ५, १; ३; ४; ६; ७; ८, २; ९, १५; १२, १०, ११; १२, १०, १; १६, १, १२; २१, १, ४; २५, ४, १; जै. ९; ४७; ८६; ९३; १०२; १६८; १८४; १९८; २०३; जैउ. १, १६, २, ९; ५, १, ७; ७, ६; ९, १; ९; सा. १, ७, १०; २, १, ११;

३, २; ३, ६, १; गो. १, २, ९; १०; ३, १९; ४, ८; ५, १२; १३; १४; २, १, १६; २, ४; १०; १७; २१; २२; ३, ९; १७; १९; ४, १५-१७; ५, ६; -मम् ५-मम् जै. ५३; -मस्य ऐ. १, ९; १३; २२; २६; २, १२; २५; ३, ५; ६, ७; ऐआ. ५, ३, २; ३; शां. ७, ४; ५, ५; १२, ५; १०, २; १६, ३; १८, ८; २६, १४; सा. १, १, ३, ७; ७, १, १; १०; ३, २, १, १५; ३, ३, ४; ४, १०; ४, १, १०; ६, २, २१; ९, ४, १५; १६; १७, १, २, ४; १०; ११; २, १, ११; ५, १०, २; ३; ५; ५, ३, ३, ४; ५, ३; १८; ४, १, ११; २, २; २, १, १, २, ४; ११, ५, ९, १०; १२, १, ३, ३; ७, ३, १; ८, १, ४; का. २, १, ३, ५; तै. १, ४, १, २; ७, ४; ५, १, १; ७, ७, ६, २; ३; ८, १; ३; २, ३, ४, १; ४, ३, १; ६, ३, १; ७, ४, १; १७, २; ८, १२; ३, ५, ७, १; ७, ७, १४; ८, ३; ९, ५; ७; १४, २; ३; तैआ. १, ९, ६; २७, २; ३, ३, १; ९, १; तां. ६, ६, १८; ९, ९, ८; २१, १, २; जै. १२; १८; ७२; ८४; १४२; १४९; जैआ. १, ५७; ६; २, १; आ. १, ५७; मं. २, १, ६; गो. १, ४, ८; २, १, २; २, १; ३, १; ४, ६; ५, १३; -मा: ऐ. ५, १; १२; २०; ६, ११; ऐआ. १, १, ४; ५, २, ३; शां. १८, ५; २०, ४; ३०, ११; सा. ७, १, १, ४; ११, ५, ५, १३; तै. २, ४, ३, १२; ६, ११, १०; ७, १२, १; तैआ. ३, ३, १; तां. ७, २, १; ५; १, २, ५; १२, १, ६; १६, १, ९, २, ५; २५, २२, १, ४, ९; ३, ७; सा. ३, ६, ६; गो. २, २, २१; -माव ऐ. १, १३; २, १९; ७, २३; शांआ. १, १, १; सा. १, ६, ३, ७; ४, ५; ३, ६, ३, १९; ७, ६, ७, १२; ५, ५, ४,

८; १२, १, २, १; तै. १, ५, २, ५; २, ३, २, ४; ३, ७, ४, १८; गो. १, ४, ७; -मान् ऐ. ३, ५; शां. १८, ८; श. ४, २, १, २३; १०, ६, १, २; तै. २, ६, १५, २; तां १८, ४, २; ५, १४; गो. २, ३, १; ४, ६; -मानाम् ऐ. ५, ४; ऐआ. ५, ३, ३; -माय ऐ १, १३; २९; ४, ७; शां. १८, १; श. २, ४, २, १२; १३; ५, २, ३२; ३, ८; १३; ६, १, ४; २६; ३, २, ४, १२; ३, २, ६; ४, १३; ४, ३, १२; ४, १२; ६, ३, ९; ४, १, ५; ४, २, १; ५, ३, ३, ४; ५, ८; ४, ३, १६; ११, ५, ९, ११; १२, ६, १, १४; १३, १, ३, ३; १४, ९, ३, ८; का. १, ३, ३, १०; ११; ५, १, २९; २, ७; १२; ६, १, ३; १७; तै. १, ३, १०, २; ६, ८, २; २, २, ५, २; ४, ८, २; ३, १, ४, ३; ८, ६, ३; १७, १; ९, ९, ३; तैआ. ३, १०, २; ४, ९, १; ५, ७, १०; तां. २१, १, १; ३; जै. १४९; ष. ५, ९; मं. २, ३, १; सा. १, २, ५; ३, ७; ३, ३, ५; -मासः तां. ११, ३, १; ५, १; १२, ३, ४; १४, ५, ९; ९, ३; जै. १६८; -मे ऐ. १, १३; १५; २७; ३०; ३, १३; ६, ३; ६; ऐआ. ५, २, २; शां. ३, ५; १६, १०; २०, ३; २३, १; श. २, २, ३, १; ४, २, ४, ९; १२, ८, १, ४; का. १, २, ३, १; तै. १, ७, ८, १; २, २, ८, ८; जै. ७५; ८५; सा. २, ८, ३; गो. १, ५, २५; २, ५, १२; -मेन ऐ. १, ७; १४; २, १८; ३, ११; शां. ७, १०; १६, ५; १०; १९, ७; श. १, ६, ४, ११; ७, १, १९; २, ५, ४, ४; ६, १, ७; ३, २, ३, १७; ४, ३; ७; १७; २०; २१; ४, ५, २, २; ५, ६, ४; ५, ४, ५, २; ५, १८; १२, ७, २, २; ७, ३, ५; १३; ८, २, १; २; ९, २, १; १३, ५, ४, १८; का. १, ६, १, ६; तै.

१, ४, १, २; २, ४; ५, १२, ५; ६, २, ७; ८, १, २; २, २, ४, ७; ३, ५, १; ६, १, १; २, ३; ७, ४, १; ५, १; ३, २, ३, १०; ७, ४, १५; तां. १, ५, १७; जै. ५; ष. ३, १२; गो. १, २, २, ४; २, १, ८; -मेघु शांआ. २, १०; तां. ९, २, २, १; -मैः श. ११, ५, ५, १३; तां. १७, १३, १८; -मौ तां. ९, ४, १; १०; १४; ९, ८. सोम-काम- -म् ऐ. ६, ११; गो. २, २, २१. सोम-क्रतु- -तुभिः ऐ. ३, १८. सोम-कृयण(√क्री)- -णः तां. १६, १३, ९; -णाः, -णान् श. ३, ३, ११; ६, २, १९. सोमकृयणी- -णी श. ३, २, ४, १०; १५; ३, १, ११; १३-१६; तां. २१, १, ३; जै. १४९; -णीम् ऐ. १, २७; -ण्या श. ३, ३, १, ११; -ण्याम् श. १२, ६, १, ८; -ण्यै श. ३, ६, ३, ४. सोम-गन्धर्व- -म् तैआ. ४, ११, ७; ५, ९, ९. सोम-ग्रह- -हः श. ४, ६, ५, ५; -हम् श. ५, १, २, १६; १७; १८; -हाः तै. १, ३, ३, ५; -हाणाम् श. ५, १, २, १९; -हान् श. ५, १, २, १०; ११; १५; १६; १९; तै. १, ३, ३, २-४; ३, ५; ६; ८, ४; -हैः तै. १, ३, ३, ४; ७. सोम-ग्रह(ण→)णी- -णीः तै. १, ४, १, ४. सोम-चमस- -सः तां. १८, २, १०; जै. १४३. सोम-जग्भस- -ग्भाः गो. १, ५, २४; २५. सोम-जित्- -जित् गो. १, ५, २५. सोम-तृप्सु- -त्सुषु तैआ. १, १०, ४. सोम-देवन- -तः श. १४, ६, ९, २४. सोम-देवत्य- -स्यानि ष. ५, ९.

सोम-नेत्र- -त्राः श. ५, २, ४, ६; -त्रेभ्यः श. ५, २, ४, ५. सोम-पु(√पा)- -पः शांआ. १५, १; तै. २, २, ११, ३; ४; जै. १८६; मं. ४; -पात् शांआ. १५, १; -पान् ऐ २, १८; श. ५, ४, ५, ४. सोम-पा- -पाः ऐ. ७, १६; श. ४, ५, ३, १०; -पाः ऐ २, १८; ४, ३, १, ५, ६; १८; ऐआ. ५, २, ३; शां. १२, ६; २०, ३; तै. ३, १, २, ९; ष. ४, ६; गो. २, १, ६; -पाः तैआ. १, ९, ७. सोमपा-त्तम- -मः ऐआ. ५, २, ५. सोमपि-त्सर- -रु श. ७, २, २, ११. सोम-पान- -नम् श. १, ६, ३, २; ३; ५, ५, ४, ३; ४; तैआ. १०, ६४, १; गो. १, २, ९; -नौ तै. १, ६, ३, ९. सोम-पीति- -तये ऐ. ६, १०; तै. २, ४, ५, १; ७, ७; ७, १३, १; तां. ४, ६, १०; गो. २, २, २०; ३, १५. सोम-पीथ- -थ तैआ. ४, ११, ८; -थः ऐ. २, २२; २३; ३०; ८, २०; शां. १५, २; ३; १६, ३; श. ३, ६, २, १९; ४, ३, ५, १८; ४, २, ७; १२, ७, १, ९; ८, १, ६; तै. १, ३, १०, २; २, २, ८, ३; ४; ३, २, ३, ११; १२, ५, ११; तां. ९, ५, ६; जै. १२; १४३; मं. १९, ३, २; गो. २, १, १६; २, १०; ५, ६; -थम् ऐ. १, ८; ३, ३०; ४, १३; ६, ८; ७, २७; ३१; श. ५, ४, ५, ४; ५; १२, ७, १, १०; ३, ८; १७; ८, १, २; तै. १, १, ३, ११; ३, १०, २; २, ६, १६, १; ३, ९, ५, ५; तैआ. ५, ९, ११; गो. २, ३, १८; -थस्य ऐ. २, २३; ८, ८; तै. १, २, १, ६; ३, ८, २०, १; तां. १८, २, १२; -थाः तै. १, ६, ३, १०; -थात् ऐ. २, २२; तै. ३, ७, १४, ४;

-थान् षु ३, २०; तैआ. ५, ९, ११; -आभ्याम् षे. २, ३०; -थाय तै. ३, ७, ४, २; -थे ऐ. ७, २८; शां. १६, १; २८, ३; तां. १, ६, १६; -थेन ऐ. ७, २८; वा. १२, ८, १, १.
 सोमपीथिन्-थिनाम् तै. ३, ७, ५, १०.
 सोम-पति-०ते ऐ. ४, ३१; शां. २२, २.
 सोम-पर्ण-०र्णान् तै. १, २, १, ६.
 सोम-पर्याणहन्-रिडआ/नह्)-नम् श. ३, ३, २, ३; ४; -नस्य श. ३, ३, २, ४; -नेन श. ३, ३, ४, ६.
 सोम-पाल-लः ऐ. ३, २६; -लाः जै. १०२; -लान् ऐ. ३, २६.
 सोम-पुरोगव-वः, -वम् श. १३, २, ७, १०.
 सोम-पृष्ठ-ष्टाय ऐ. ६, १०; तै. १, ४, २, २; गो. २, २, २०; -ष्टे मं. २, ५, १०.
 सोम-प्रतीक-०काः तै. १, ८, ६, ४.
 सोम-प्रयाज-जाः तै. १, ६, ९, ५.
 सोम-प्रवाक-कः जै. १६८; -काः तां. १६, १३, १०.
 सोम-विन्दुयुक्त-काः गो. १, ५, २४.
 सोम-वृद्धस्पति-ती जै. १, १८, १८, ३, ९; -त्योः जै. १, १८, ४, ७.
 सोम-भक्ष-क्षः सा. २, ७, ६.
 सोम-भृत्-भृत्, -भृते श. ३, ४, १, १२; ९, ४, १०.
 सोम-मद-म् श. १२, ७, ३, १२; ८, १, २.
 सोम-यज्ञ-ज्ञः श. १२, ८, २, ३; २१.
 सोम-याज्ञिन्-जिनम् गो. १, ३, १३; -जी शां. १२, ४; श. १०, १, ५, ४; तै. २, २, ११, ३; ४; सं. ५.
 सोम-रक्ष-क्षाः श. ३, ६, २, ९, १३; ९, ३, १८.
 सोम-रक्षि-क्षिः तां. ९, ५, ४.
 सोम-राजन्-०जन् शांआ. ६, १९; -जा ऐ. १, १८; वा. ५, ३, ३, १२; ४, २, ३; -जानः श. २, ५, ४, ४; का. १, ५, ३, ४; तै. १, ५, ६, ४; ७, ८, ३; ६, ७.
 सोमराज्ञी-ज्ञीः ऐ. ८, २७; तै. २, ८, ४, ८; मं. २, ८, ३; ४.
 सोम-रूप-म् श. १२, ७, २, १२; ३, ५; ६; ८, २, १५.
 सोमरूप-ता-तायै श. १२, ८, २, १५; २१.
 सोम-वत्-वतः शां. ५, ६; श. २, ६, १, २७; का. १, ६, १, १५; १७; गो. २, १, २४; -वताम् श. ५, ५, ४, २८; -वद्धथः श. २, ६, १, ४; २६; का. १, ६, १, ३; १७; -वन्तः श. २, ६, १, ७; १२, ८, २, १५; का. १, ६, १, ६.
 सोमवती-म् तै. २, ८, ४, ८.
 सोम-वामिन्-मिनः श. १२, ७, ३, १०; -मी श. १२, ७, २, २.
 सोम-विक्रयिन्-यिणः श. १२, ७, २, १२; -यिणम् श. ३, ३, ३, ७; -यिणे श. ३, ३, २, १९; तां. ९, ५, ३; -यिन् शां. ३, ३, ३, १; -यी ऐ. १, १२; वा. ३, ३, ३, १; ३; ४; ७.
 सोम-व्रत-व्रतम् आ. २, १९, ११; -ते आ. २, १५, ९.
 सोम-शुष्म-ष्मः श. १२, ६, २, ३; जै. ३, ७, ३, २; जै. ८७; -ष्मन् जै. १२५; -ष्माय जै. ३, ७, ३, २; -ष्मेण श. १२, ६, ३, १.
 सोम-शुष्मन्-ष्मा ऐ. ८, २१.
 सोम-सत्वि-त्वा श. ३, २, ८, २०.
 सोम-सर(ण→)णी-णी तां. १, १, ४.

सोम-सामन्-नतां ११, ३, ८; ९; जैआ. १, २८; २३३; ३०५; ४७०; ८९०; ५०१; ५०७; ५१४; ५१९; ५२०; ५४९; ५७१; आ. १, २८; १७८; ३०७; ३७६; ४७०; ४९०; ४९२; ५०१; ५०७; ५११; ५४९; -मनी जैआ. १, ३२५; ४६९; ५११; ५२१; ५३०; आ. १, ३२५; ४६९; ५२१; ५१९; ५३०; -मानि जैआ. १, ४९५; ५१५; ५३२; ५४७; ५४९; ५७५; ५८२; ५८४; आ. १, २६९; ४९५; ५१३; ५१५; ५४६; ५४९; ५७३; ५८२; ५८४; -म्ना तां. १२, ३, ९.
 सोम-सुत-तः तै. २, ७, १६, ४.
 सोम-सुत्या-त्यायै श. १२, ८, २, १२; १४; १९; २०.
 सोम-स्तम्ब-म्बः मं. २, १, ६.
 सोमां(-मडअं-)शु-शवः शां. १३, ४; शांआ. ३, ५; श. १२, ७, ३, १३; ८, २, ७; शवःऽइव श. १२, ८, २, ३; -शुभ्याम् श. ४, १, १, ९.
 सोमा(-मडअ-)तिपवित-म् तां. १८, ५, ३.
 सोमा(-मडअ-)तिपूत-तः श. ५, ५, ४, ११; -तम् श. ५, ५, ४, १३; ३३; -तस्य श. १२, ७, ३, ९.
 सोमा(-मडअ-)तिरिक्त-क्तानाम् श. ४, ५, १०, ८.
 सोमा(-मडआ-)रमक-कः गो. १, २, ९.
 सो(म→)ना-प-पः ऐ. ७, ३४.
 सोमप-गद्.
 सोमा(-मडअ-)पहृत-तानाम् श. ४, ५, १०, ६.
 सोमापि-पिः, -पेः शांआ. १५, १.
 सो(म→)ना-पूषन्-०पगौ तै. २, ८, ८, १, ५; -०पगौ तै. २, ८, १, ६.
 सोनापीथ्यु-म् तै. १, ७, २, ४; जैआ. १, १५४.

सोम-रक्ष-क्षाः श. ३, ६, २, ९, १३; ९, ३, १८.
 सोम-रक्षि-क्षिः तां. ९, ५, ४.
 सोम-राजन्-०जन् शांआ. ६, १९; -जा ऐ. १, १८; वा. ५, ३, ३, १२; ४, २, ३; -जानः श. २, ५, ४, ४; का. १, ५, ३, ४; तै. १, ५, ६, ४; ७, ८, ३; ६, ७.
 सोमराज्ञी-ज्ञीः ऐ. ८, २७; तै. २, ८, ४, ८; मं. २, ८, ३; ४.
 सोम-रूप-म् श. १२, ७, २, १२; ३, ५; ६; ८, २, १५.
 सोमरूप-ता-तायै श. १२, ८, २, १५; २१.
 सोम-वत्-वतः शां. ५, ६; श. २, ६, १, २७; का. १, ६, १, १५; १७; गो. २, १, २४; -वताम् श. ५, ५, ४, २८; -वद्धथः श. २, ६, १, ४; २६; का. १, ६, १, ३; १७; -वन्तः श. २, ६, १, ७; १२, ८, २, १५; का. १, ६, १, ६.
 सोमवती-म् तै. २, ८, ४, ८.
 सोम-वामिन्-मिनः श. १२, ७, ३, १०; -मी श. १२, ७, २, २.
 सोम-विक्रयिन्-यिणः श. १२, ७, २, १२; -यिणम् श. ३, ३, ३, ७; -यिणे श. ३, ३, २, १९; तां. ९, ५, ३; -यिन् शां. ३, ३, ३, १; -यी ऐ. १, १२; वा. ३, ३, ३, १; ३; ४; ७.
 सोम-व्रत-व्रतम् आ. २, १९, ११; -ते आ. २, १५, ९.
 सोम-शुष्म-ष्मः श. १२, ६, २, ३; जै. ३, ७, ३, २; जै. ८७; -ष्मन् जै. १२५; -ष्माय जै. ३, ७, ३, २; -ष्मेण श. १२, ६, ३, १.
 सोम-शुष्मन्-ष्मा ऐ. ८, २१.
 सोम-सत्वि-त्वा श. ३, २, ८, २०.
 सोम-सर(ण→)णी-णी तां. १, १, ४.

सोमा(-मऽअ-)भिषिक्त- -क्तः श. ९, ४, ४, ८^३; जै. १३९.
 सो(म→)मा-रुद्र- -द्रौ श. ५, ३, २, २^३; ३^१.
 सोमा(-मऽअ-)र्थ- -म् जै. २०२.
 सोमा(-मऽआ-)हुति- -त्यः श. ११, ५, ६, ६; तैआ. २, ९, १; -तिः ऐ. २, १४; शां. २, २; श. १, ६, ४, १०; ७, २, १०^३; ६, ६, ३, ७; ९, ५, १, ५७; जै. १४३^३; -तिभिः श. ११, ५, ६, ६; तैआ. २, १०, १; -तिम् श. ३, ६, २, १९; ४, ४, २, ७; जै. ५^५; -तीः शां. १२, ६; श. ५, ५, ४, २१.
 सोमो(-मऽउ-)द्गीत- -म् तां. ६, ६, १८.
 सोमो(-मऽउ-)पनुहन(-प/नह्) - -नम् श. ३, ३, २, ३^३; ४; -नस्य श. ३, ३, २, १८.
 सोमक- -काय ऐ. ७, ३४.
 सोमन्- -मानम् श. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५; तैआ. १०, १, ११
 सोमिन्- -मिनः ऐ. ३, ११; जै. १९०.
 सोम्य- -म्य जै. १५२^५; १६९;
 -म्यः श. ५, ५, १, ९; तां. २५, ४, २; -म्यम् ऐ. ३, ४; ६, १०; शां. १३, ६; १४, ५; २^५, ५; गो. २, २, २०; -म्याः ऐ. ७, ९; -म्याः तै. १, ६, ९, ९; ३, ७, ४, १०; १४, ४; -म्यात् का. १, २, ३, १९; -म्यानाम् तै. ३, ७, ५, १०; तैआ. ६, १, १४; -म्यासः तै. ३, ७, १४, ४; मं. २, ३, ४; म्यासः ऐ. ३, ३७; ६, १८; १९; तै. २, ६, ३, ३; १६, २; ३, १, २, ६; ९; गो. २, ६, १^३; -म्येन श. १, ८, १, २१; -म्येभ्यः तै. ३, ७, १४, ४; जै. १२२.
 सोख्या(ल→)ला(सऽउ)- -लाः जै. १२२.

सो(-मऽउ-)गीष- -म श. ४, ५, २, १७.
 सोप्यमाण(√१सु)- -गः ९, ३, ४, ५; ४, १, १; ३, १२.
 सौ जै. ३४.
 सौकरायण- -गः, -णात् श. १४, ७, ३, २७.
 सौकीर्ती(←सु-कीर्ति)- -म् शां. २९, ४.
 सौक्रतव(←सु-क्रतु)- -म् आ. १, ५२; जैआ. १, ५२; १०५.
 सौक्ष्म्य(←सु-क्ष्म)- -क्ष्म्यात् तैआ. १, ८, ८.
 सौगन्धिक(←सु-गन्ध)- -केन तां. २४, १३, ४.
 सौजात(←सु-जात)- -तः ऐ. ७, २२.
 सौतेमनस(←सु-ते-मनस्)- -सः^३, -सम् जै. १५२.
 सौत्रामणि, णी(←सु-त्रामन्)- -णिः गो. २, ५, ७; -णिम् गो. २, ५, ६; -णी शां. १६, १०; श. १, ६, ३, ७; ५, ५, ४, १२; १४; १२, ७, १, १४; २, १०; १२^३; २१; ८, १, २; ८; २, ३; १३; १४; २१; २४; ३१; ३६; ३, २०; २५; ९, १, १; ११; २, १; ३, ७; १६^३; तै. १, ८, ५, ४; ६, ४; -णीम् शां. १६, १०; श. १२, ८, २, १; ३, २; -ण्या शां. १६, १०^३; श. १२, ७, ३, ४; १६; ८, १, १६; २, २^३; २८; ३६; ३, १; ५; ११; १७; २१; ३१; ९, १, ११; १७; ३, २; ३; तै. ३, १२, ५, ११; गो. २, ५, ६; -ण्या^३ श. १२, ८, १, १७; -ण्याम् ऐ. ७, ९; -ण्यै श. १२, ७, १, १४^३; तै. १, ८, ६, २; -ण्यौ सा. १, ३, १०^३.
 सौत्रामणी-स्व- -म् श. १२, ७, १, १४^३.
 सौत्रामणिक- -म् श. १२, ९, ३, १६.
 सौदन्ति(←सु-दन्त)- -न्तिभिः तां.

१४, ३, १३.
 सौदास(←सु-दास्)- -सान् शां. ४, ८^३.
 सौद्युम्नि(←सु-द्युम्न)- -ग्निः श. १३, ५, ४, १२.
 सौन(←सूना)- -म् सा. ३, ३, ४.
 सौपर्ण(←सु-पर्ण)- -गंम् ऐ. ३, २५; तै. २, ५, ८, ४; तां. १४, ३, ९; ९, २१; १५, ५, १८; जैआ. १, २; १६५; ३१९; आ. १, २; -र्णस्य तां. १५, ५, १८; -र्णानाम् तां. १४, ९, २०; -र्णानि आ. जैआ. १, १२५; -र्णे ऐ. ६, २५^३; आ. १, ३१७; ४१७; जैआ. १, ४१७; -र्णेन ऐ. ८, १०.
 सौपर्णीकाद्रव(←सु-पर्णा, ←कद्रू)- -म् श. ३, २, ४, १; ६, २, ७.
 सौवभ्रव(←सु-वभ्रु)- -वै जैआ. १, २८९^३.
 सौवल(←सु-वल)- -लाय ऐ. ६, २४.
 सौभग(←सु-भग)- -नाम् श. ६, ३, ३, १३^५; तै. २, ४, ६, ३; ८, ६, ४५; तैआ. १०, १, १६; १०, २; ४९, १; -गा तां. ६, ९, १५; -ंगा तै. २, ७, १६, ४; -गानि तै. २, ५, ४, ६; -गाय ऐ. २, २; शांआ. १२, ३; ७; श. ३, ६, ४, १४; ६, ३, ३, १३; ८, २, १, ५^३; तै. १, २, १, २७; २, ४, १, १; ५, २, ४; ७, १६, ४; ३, ६, १, २; ७, ६, ४; ५; मं. १, ५, २; -नेभिः ऐ. १, २१; तैआ. ४, ४२, ३.
 सौभग-स्व- -स्वाय मं. १, २, १६.
 सौभारय- -यम् तै. २, ६, ५, ६; मं. १, २, १४; ५, ५; -म्यानाम् सा. २, ६, १.
 सौभर(←सु-भर)- -रः श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -रम् तां. ८, ८, ९-१२; १६; २०; १०, ४, ७; १२, १२, ७; जै. ७०^३; आ. १, १९०;

† = अ. २, २, ८, ३ । 'उद्दाल्यान्' इति श. (=११, २, ३, ९) गद्र. । जमुपा. तु 'मोल्बोलाः' † 'सौभर' इति आ. पाठः ।

१९१: २९३; जैआ १, १९१;
२९३; -रस्य जं. ७१; आ. १,
११०: ४०८; जैआ. १, ११०;
४०९; -राणि आ. जैआ. १,
१०९; -रात् श. १४, ५, ५,
२२: ७, ३, २८; -रे आ. १,
२८९; ३७६; ४०८; ४७७; जैआ.
१, ३७७; ४७८; -रेण तां. ८, ८,
१०; १३: १४; १५; १८; १२, १२,
८; जं. ७०^५.

सौभरन्व- -म् जं. ७१.

सौभेयज(←सुभेयज्)- -म् गो. १, ५,
२३.

सौभ्रव(←सुभ्रू)- -वे आ. १, ४०८;
४७७.

सौम(←सोम)- -म: सा. १, १, १४;
-मानि दै. १, ६.

सौसी||- -सी ऐ. ३, ३२; शां.
१०, ३; तां. ४, ६, १०; प. २, १,
-मी: शां. ७, १०; ९, ६; गो. २,
१, १७; -मीभि: गो. २, ४, ७;
-मीम् तै. २, ७, ४, १; गो. २, २, ४;
-मीभ्याम् श. ७, ३, १, ४५; -भ्या
तै. २, ७, ४, १; -भ्यौ शां ८, ९.

सौमायन- -न: तां. २४, १८, ६;
-नस्य तां. २४, १८, ७.

सौमिक- -कानि सा. १, ४, ८.

सौमकृतव(←सोम-कृतु)- -म् आ.
१, १०५.

सौमस्तम्ब(←सोम-स्तम्ब)- -म् सं
२, १, ६^१.

सौमस्तम्बि- -म्बि: जं. १५१^१.

सौमनसु(←सु-मनस्)- -स: का. १, ४,
२, १०; -सम् तै. ३, ३, ३, २;
-से तै. २, ८, ४, १: ७, ५.

सौमापु(←सोमाप)- -पौ श. १३, ५,
३, २.

सौम-पौव(←सोम-पूषन्)- -पम्
तां. २३, १६, ४.

सौमापौष्णा(←सोमा-पूषन्)- -म्

श. १३, २, २, ६; आ. १, १५४.
सौमारौद्र(←सोमा-रुद्र)- -द्रेण श.
५, ३, २, १^१.

सौमाहित(←सोमाहित)- -त: जं.
२०९^१.

सौमित्र(←सु-मित्र)- -त्रम् तां. १३,
६, ८-१०; १४, ९, १३; आ. १,
१८५; २०६; जैआ. १, १८०;
१८५; २०६; -त्रस्य तां. १४, ९,
१४; -त्राणि जं. ५३; आ. १,
३८८; जैआ. १, ३८८; -त्रे आ.
१, १४५; १५९; १९९; २१२; जैआ.
१, १५८; १९९; २१३; ३१७;
-त्रेण तां. १३, ६, १०.

सौमेध(←सु-मेधस्)- -धम् तां. ९,
२, २०; -धानि आ. जैआ. १,
१६३.

सौम्य, स्या- -म्य श. १४, ६, १,
३; २, १३; जं. १, १४, १, १;
गो. १, १, ३१^१; -म्य: ऐ. ३, ३२;
शां. ४, १२; ७, ३; १०, ६; १२, ८;
श. १, ६, ३, २४^१; २, ५, १, ९, ४,
४^१; ४, ३, ४, ३^१; ५, २, ५, ११; १२^१;
५, १, १; ९; २, ६; १०, १, ५, ३; ४,
१, १९; २१; ११, ४, १, १०; १४,
२, २, ४, ८; का. १, ४, ३, ७; ५, ३,
४^१; तै. १, ३, १, ३; ५, ८, ३; ७, ८,
३; २, २, ११, ६; ७, ३, १^१; ३, २, ३,
४; ७, ४, १८; ९, १७, १; तां. १,
३, ३; २१, १०, २३; गो. १, ३,
१०; ५, ९; २, १, १७^१; -म्यम् ऐ.
१, १३; ३०; ३, ३२; ५, २६; ७, ९;
शां. १, ४; ६, १५; ७, ३; ८, ५; १६.
५; श. १, ५, ३, २२; ६, ३, १७;
२३; ३९; ४१^१; ७, ३, १०; २, ५,
२, ३२; ३, ८; १३; ३, २, ३, १०^१;
९, १, ८; ४, ३, ३, १९; ५, २, ५, ९;
४, ५, १६; १०, ४, ३, ४; ११, ४, ३,
५; ५, २, १; का. १, ५, १, २९; २,
७; १२; तै. १, ६, १, ११^१; ७, २,

३; ८, ४, १; २, १, ७, १; २, २, ४^१;
२, ५; ५, २; ३, ७, ४; ६, ११, १०;
३, ९, १७, १; तां. ८, ६, ५; जं.
६०^१; १२०; प. १, ७^१; गो. १, ३,
१०; १२: -म्यया तै. १, ६, ४, ५;
-म्यस्य ऐ. ३, ३२^१; शां. ११,
७; १६, ५^१; श. ४, ३, ३, १९; ४,
२, ५; ११, ७, ४, १; १४, १, २, १७;
का. २, २, ३, ८; तै. २, २, २, ५;
३, ६, ४; -भ्या ऐ. १, १७^१; ३,
१८; श. १, ६, ३, २४; ३, ६, २,
१९^१; ४, २, ७^१; तै. १, ६, ४, ५;
-भ्या: ऐ. १, ७; श. ७, २, ४,
२६; १२, १, १, २; -भ्यात् शां. १,
४; श. २, २, ३, २२; २३; का. १,
२, ३, १८; -भ्यानि तै. १, ६, ४, ५;
-भ्याय सा. १, २, ५; -भ्ये शां. ६,
१२; १०, ६^१; श. १, ५, २, ११; ६,
३, १९; ४, ६, ७, १; तै. ३, ३, ८,
८; ११, ९, १; तैआ. २, ८, १; प.
१, ७; गो. २, २, १७^१; -भ्येन ऐ.
३, १८; शां. १६, ५; श. १, ४,
१, ४०; २, ४, ४, १४; ५, २, ३, ५; ४,
४, २, १; ५, ५, १, ४; १२, ३, ५, ७;
का. १, ३, ४, ८; तै. १, ८, १, २;
२, ३, ६, ३; जं. १२२; गो. १, ५,
९. =सौमी-सौम-द्र.

सौम्या(-म्यऽअ-)तिदोप- -म् प. १, ७.

सौम्य-याज्या- -ज्या ऐ. ३, ३२.

सौयवस(←सु-यवस्)- -सानि आ.
जैआ. १, ४०२; -से शां. ११, ५.

सौयवसि- -सि: ऐ. ७, १६^१; १७^१;
-सिम् ऐ. ७, १५.

सौर(←सूर, सूर्य)- -म् आ. १, ३.

सौरी||- -री शां. २, ५, ५; तै. १, ८,
८, ३; तैआ. ५, ९, ११; तां. १७,
१३, १३; तां. १८, ८, १८; प. २,
१; -री: तै. ३, ९, ९, ३; -रीभ्याम्
श. ४, ३, ४, ८^१; तैआ. ५, ९, ११;
-र्यै: श. १३, ७, १, ५.

सौर्य, र्या- - र्यः शां. ५, ८; २५, ५; १०; शा. २, ६, ३, ८; ११, ८, ३, २; का. १, ६, ३, ६; तां. १८, ९, ८; आ. २, २४, ३; गो. २, ३, १९; - र्यम् ऐ. ४, १९; शां. २, १; १८, २; ३; शा. ४, ५, ४, १३; ६, ३, ३; ११, ५, २, ६; १३, ३, ८, ४; ६; ७, १, ५; तै. ३, ८, २३, ३; ९, १७, ४; ५; तां. २१, १४, १५; आ. २, २३, ९; ष. ३, ७; - र्यस्य शां. १८, ३; तैआ. ५, ८, १३; - र्याः ऐ. ३, ११; शा. १३, ७, १, ५; - र्याणि ऐ. ऐ. ४, ९; - र्ये शां १८, ३; तैआ. ५, ८, १३. सौरी- सौर- गद्र. सौर्ययाम् (← सूर्य-यम) - मौ श १३, २, २, ७
सौर्य वर्चस्व (← सूर्य-वर्चस्व) † - सस्य जैआ. १, ३३; ३२७.
सौर्य- - र्यः तै. १, २, ३, २; ७, १, १.
सौरश्म (← सु-रश्मि) - श्मे जैआ. १, ३२३.
सौरूप (← सु-रूप) - ये जैआ. १, ४६८ ॥
सौव (← स्वर) - म् शा. ८, १, २, ५.
सौवर् (← स्वर) - रः शा. १४, ५, ५, १०.
सौवर्ण (← सु-वर्ण) - गर्णि सा. ३, १, १२
सौवर्गी - म् सा. २, ५, ३.
सौवर्णराजत (← सुवर्ण-रजत) - तौ गो. १, ३, १०.
सौव्रति (← सु-व्रत) - म् जै. ६१.
सौश्रवस् (← सु-श्रवस्) - सः तां. १४, ६, ८; जै. १९८; - सम् तां. १४, ६, ७; ८; जै. १९८; - सस्य तां. १४, ६, ८; - सानि तै. ३, ६, १०, ५; - से आ जैआ. १, १४५.
सौश्रोतये (← सु-श्रोत) - यस्य शा. ६, २, १, ३७.
सौषघ्न (← सु-सघ्न) - नः ऐ. ७, २७; - नाय ऐ. ७, ३४.
सौषव (← सु-षव) - म् जैआ. १, ५१७ १/२
सौषाम (← सुषामन्) - म आ. १, ५१७.

सौष्टव (← सुष्टु) - म् सं. २.
सौहविष (← सु-हविस्) - यम् तां. १४, ५, २४; १५, ११, १०; - पाणि जैआ. १, ४२७; आ. १, ४२७.
सौहार्थ (← सु-हृद्) - र्थाय ऐ. ७, १७
√स्कन्द, स्कन्दति ऐ. २, ११; ७, ५; शा. १, ३, ३, १६; ३, ८, १, १४; ४, २, ५, १; २; १२, ४, १, ७; १३, १, ३, १; ४; ५; तै. १, ४, ३, ३-५; ३, २, ३, ५; ८, ६, १; ५; ८, १; स्कन्दति शा. ४, १, १, २६; ७, ४, १, २०; १२, ४, १, ७; १३, १, ३, १; ५; २, ६, ८; १४, ९, ४, ५; तै. ३, ८, ६, १; ८, १; ९, ४, ४; ष. ४, १; गो. १, १, ३९; २, २, १०; १२; स्कन्दन्ति तै. ३, ९, ४, ४; गो २, २, १२; चस्कन्द शा. ७, ४, १, २०; तैआ. ६, ६, १; गो. २, २, १२; स्कन्त्यति शा. १, ३, ३, १६; स्कन्दात् शा. १, १, ४, ३; का. २, १, ३, ८; अस्कन्दन् जैड. १, १८, १, १; गो. १, १, ३; स्कन्देव शा. ४, ५, ७, ७; १२, ४, १, ६; २, ६; १३, १, ३, १; ५; २, ३, ८, १; तै. १, ४, ३, ५; ३, ७, २, ४; ५; ७; स्कन् शा. १, २, ४, १९; का. २, २, २, ११; अस्कन् शा. १२, ४, १, ७; गो. २, २, १०; १२; अस्कान् तै. ३, ७, १०, ३; ४; तैआ. १, ३०, १; ४, १३, १; अस्कान्सीव शा. १४, ९, ४, ५. स्कन्दुयात् तैआ. ४, १०, २; ५, ८, ७; स्कन्दयेत् ऐ. ५, २७; ७, ३.
स्कन्द- - न्दम्, - न्दस्व सा. १, ८, १९.
स्कन्न्, न्ना- - न्नः तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १; - न्नम् शा. १, ३, ३, १६; १७; १२, ४, १, ७; - न्ना तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १; ष. ४, १; - न्नात् तै. ३, ७, १०, ४; तैआ. ४, १३, १.

स्कन्-प्रायश्चित्त - - त्तन वा. १, २, ४, १, ६; २, ६.
स्कन्ध- - न्धः शांआ २, ३; - न्धा- म्याम् नं. २, ५, २.
स्कन्ध-कीकस- - सौ आ. २, २३, १२.
स्कन्धस्- - न्धांसिड्डव तै. २, ५, ६, ३.
स्कन्ध- - न्धयाः ऐ. ७, १; गो. १, ३, १८.
√स्कम्भ, स्कम्भायुत् तै. २, ८, २, २; अस्कम्भायत् शा. ३, ५, ३, २१.
स्कम्भित- - त्ता ऐ. ३, ६८; ७, ५; शा. ४, ५, ३, ३; तै. २, ८, ४, ५; ष. १, ५.
स्कम्भित्वा शां २४, ९.
स्कम्भुवुत्- - वन्तः शा. ५, १, ५, १७.
स्कम्भन्ति, नी- - निः तै. ३, २, ६, २; - नी का. २, १, ४, १५; - नीः शा. १, २, १, १६.
स्कम्भ-सुर्ज (न-→) नी- - नी शा. ३, ४, २५.
√स्त्रल, स्त्रलते ऐ. ७, ५.
स्त्रलित- - म् शां. ६, १२; १६, ८.
√स्तन्, स्तनयति शा. २, २, ३, ८; ११, ५, ६, ९; का. १, २, ३, ६; स्तनयति शा. १०, ३, ६, १; जैड. १, १२, २, १.
स्तन- - नः ऐ. १, २२; शा. ९, ३, ३, १५; १६; १७; १८, ३, ६; १४, २, १, १५; ९, ४, २८; तै. २, ८, २, ८; ३, ८, २, १, २; तैआ. ४, ८, २; ५, ३; - नः डडव तैआ. ७, ६, १; - नम् ऐ. १, २५; ३, १; ६, २, ९; शां. १३, २; शा. २, २, १, १; ९, ५, १, ५; ९; १४, २, १, १५; ४, ३, ४; ९, ६, २८; का. १, २, १, १; जड. ३, ३, ४, ७; गो. २, ६, ८; - नयोः शा. २, ५, १, ३; का. १, ४, ३, ३; तै. २, ६, १४, ३; - नाः शां. २७, ३; शा. १४, ८, ९, १;

† 'सौ' इति Bw. प्रमृ. । † 'सूर्य वर्चस्व' इति जैआ. पाठः । † 'स्योमाग्म' आ पाठः । † 'सुहये' इति आ. मुपा. । † 'सौषाम' आ. पाठः ।

तै. १, ४, १, ५; जै. ८९; -ताम् ऐ. १,
 २५; शां. ८, ९; श. ६, ५, २, १६;
 १८; ०, ५, १, ३; ९; -नाभ्याम् श;
 १२, ५, १, ६; -तेषु प. ५, ९; -तैः
 शां. २७, ३; श. ६, ५, २, १६;
 -तौ ऐ. १, २, ५; ४, १; श. २, ५,
 १, ३; ५, ६; ९, ५, १, ४; ९; १४,
 ८, ९, १; ९, ४, ५; का. १, १, ३, ३; ६;
 ५; तै. २, ३, ६, ३; ७, ३; तां १३, ११,
 १८; २४, १, ६; ७; १०; जै. ३, ३,
 ४, ५; ४, ५, १, ४; गो. २, ४, १९.
 स्तनन्धय(-न-म्/ध)- -यः सं.
 १, १, १२.
 स्तन-वती- -ती तां. २०, १, ५.
 स्तन्य- -न्यौ ऐआ. १, ५, १.
 स्तन्यत्- -यत् ऐआ. १, २, १; -यति
 श. ११, ५, ६, ९; तैआ. २, १४,
 १; गो. १, ३, १९; -यन् तै. २,
 ८, ८, ३; ३, ३, १०, ३; -यन्ऽइव
 ऐ. ३, ४; ७, ६; श. ६, ७, ३, २;
 -यन्तम् ऐआ. १, २, १.
 स्तनयित्नु- -न्नुः श. ११, ६, ३, ९;
 १४, ५, ५, १०; ६, ७, १६; ९, ७;
 ८, २, ४; तैआ. १, २, ४, १; २, १, ४,
 १; जै. ४, १, २, १, ९; १०; गो. १,
 १, ३, ३; -त्नुम् श. १, ५, २, १८;
 १९; १४, ६, ७, १६; जै. ११७;
 जै. १, ३, ३, १; -त्नुन् तै ३, १२,
 ७, ३; -त्नोः श. १४, ५, ५, १०; ६,
 ७, १६; तां. ७, ८, १०; -तौ शांआ.
 ६, २, ६; श. १४, ५, ५, १०; ६, ७,
 १६; तां. ७, ७, १९; जै. २५.
 √स्त्वम्, स्त्वम्, स्त्वम्बुवन्ति श. ६, ५, २, १५;
 तस्तुम्भ तै. २, ४, ५, २; स्त्वम्नात्
 श. ८, ६, १, ५; ६; ७; ८; स्त्वम्नीताम्
 श. ८, ६, १, ९; अस्त्वम्नात् ऐ. १, ३०;
 शां. ९, ६; श. ३, ३, ४, २; अस्त्व-
 म्नात् तै. २, ८, १, ६; गो. २, ४, १५;
 अस्त्वम्बुवन् श. ६, ५, २, १५; तां.
 ७, ४, ७; २४, ६, २; २५, १०, ११.

अन्तभायत् ऐ. १, १९.
 नस्तमान- पद.
 स्त्वध्वा- -ध्वः तैआ. १०,
 १०, ३; -ध्वा श. ८, ६, १, ५-९.
 स्त्वध्वा शां. ८, ७.
 स्त्वभमान- -म् ऐआ. १, ४, १.
 स्त्वभित्- -म् तै. २, ५, २, ३.
 स्त्वम्- -स्वम् श. १२, ४, १, १२; तै. ३,
 २, २, ४; तैआ. ६, ९, १; -स्वस्य तै.
 ३, ३, २, ४; -स्वान् तै. ३, २, २, ४
 स्त्वम्-यजुस्- -जुः श. १, २, ४, १२;
 २, ६, १, १२; ७, २, २, १; का. १,
 ६, १, ८; २, २, २, ८; तै. ३, २, ९,
 ५; -जुषः तै. ३, ३, ९, १०.
 स्त्वम्-शुस्(ः) तै. ३, ३, २, ४.
 स्तरी(√स्तु)- -रीः श. २, ३, ४, ३८;
 ४, ३, ५, १०; का. १, ४, १, २७;
 या. २, ४, ७.
 स्तर्य- -र्यान् श. २, २, २, १०; १४;
 का. १, २, २, ५; ९.
 स्तम्-स्नावा- √स्तु द्र.
 √स्तु, स्तुते श. ४, ३, २, ३; स्तुते श.
 ८, ४, १, २६; तां. २, १, ४, ५; २,
 २; ४, २; ५, ४; ७, २; ४; ९; ८, २;
 ११, २; १३, २; १४, ३; १५, ३;
 १६, ३; ४; १७, ४; ३, १, ३; ३, २;
 ४, ३; ६, ३; ७, २; ८, ३; ९, २; ४;
 १०, २; ११, ४; १२, ३; १३, ३; ७,
 १०, ९; ८, ९, ८; १२, ४, २६; १३,
 २; १२; १५, ४, ८; ११, ९; १६,
 ११, ११; २१, २, ६; १५, ६; जै.
 ४०; ४८; ७०; ७८; ११३; १७४;
 १७७; १८०; १८६; १९२; १९९;
 गो. १, ३, ३; स्तौति ऐ. ३, ४२;
 शां. ३, २; ९, ५; १२, २; श. १२,
 ९, २, ४; स्तौति तै. १, ३, ५, ४;
 तैआ. ५, ४, १९; ७, ३; ९, ९;
 स्तुवने ऐ. २, ३७; ३, १; ४; १७;
 ४, २; ६; १०; ५, ७; २३; ६, १२;
 ऐआ. ५, १, ५; शां. १४, २; १५,

२; १६, १; १७, ६; १८, २; २७, ४;
 शांआ. १, ४; श. ३, ९, ३, १०;
 ४, २, ३, १२-१४; ५, १; ३, ३, ५;
 ८, १, ३, ३; ४; ५, ३, २; १०, १, १.
 ६; ४, १, १४; २०; तै. १, ५, १०,
 ३-६; स्तुवने श. ४, २, ५, ७;
 ८; ९; ५, ३, ४; ६, ९, १७; १०, ५,
 ३, ३-७; ९; ११; तै. १, ३, ८, ५;
 २, ५, ६, ३; ७, १८, ५; तां. ५,
 १, ५; ५; ७, २; ६, ८, १७; १८; ९,
 २, १, ४; ११, १०, २०; १२, ३, १९;
 ५, १३; १३, २, ५; १३, ४, ८; १२;
 ८, ३; ९, १६; १०, ५; १४, ३, १६;
 ७, ८; १५, ३, १९; ४, २; ७, ६; ८,
 ३; ११, १०; १८, ६, २०; २१, २,
 ९; जै. ८८; ९७; १६६; जै. ८.
 १, १८, ४, १२; गो. २, ४, १३;
 ५, २; ३; ५; स्तुवनेऽइव जै. ८.
 १, ३, १, ६; स्तुवन्ति ऐ. २, १८;
 ३, २, ३; ४, ६; श. ८, ५, ३, २; तै.
 १, २, ६, ३; ४; २, २, ६, १;
 स्तुवन्ति तै. २, २, ६, ३; तां. ४,
 १, ४; ७; ११; ६, ७, २, ४; ८, २-४;
 ८; ९-११; १२; १३; १४; १५;
 १६; ७, २, ५; ६; ३, ३; ६; ७-९;
 ११; १३; ४, ६-८; ९, ६; १०, ६;
 ८, ६, २, ४; ८, १०; ९, ३, ७; ७;
 २; ७; १२; ८, ४-७; ११, ५, १५,
 १६; ४, २, २; ९, २, ३; १०, १०; २१;
 १३, ७; १०; १३, ३, २, ५; ९, २८;
 १०, १; १७; १४, ५, ३०; ११, ३, ८;
 १५, ५, ३, ७; ६, ३; ११, ८; १४; १६,
 ५, २१; १६, ४; १८, ६, २, ७; १९,
 ७, ६; २०, २, ३; २१, २, ९; जै.
 ११; २३; ३४; ३७; ३९; ४७;
 ५१; ६२; ६३; ७६; ७७; १३७;
 १८४; गो. १, १, २, ७; २, २,
 १०; १४; ३, ९; २०; ५, ३;
 स्तुपे ऐ. ५, ८; ऐआ. ४, १, १;
 जै. १९४; स्तौति तां. ७, ५, २;

† मुपा. स्तरामावधिन्यः । † स्तुषे । =निधनपाठो द्र. ।

जै. १८; स्तौमि तै. २, ४, ७, ११; तुष्टुवे ज १३८; तुष्टाव ऐ. ७, १६; १८; शां. १२, ३; तुष्टु-विरे श. २, २, ४, ११; का. १, २, ४, ९; स्तोष्यति श. १४, ६, १, १२; स्तोष्यन्ति जै. ३४; ३७; स्तोष्यामि जै. १९४; स्तोष्यामः ऐ. ५, ३४; शां. ६, १२; १७, ७; श. ४, ६, ६, ६; गो. २, ५, ४; स्तोष्यामहे श. ८, ४, ३, २; स्तवातै तां. ८, ९, २९; स्तुष्व जै. १६६; स्तुताव जै. १९९; स्तुहि ऐ. ७, १६; ८, ३; ऐआ. ५, २, २; शां. २४, २; २५, ६; २६, ९; तै. २, ४, ५, ५; ८, ४, २; ६, ९; स्तुहि तै. २, ८, ४, १; ५, ८; तां. १४, ५, १५; जै. १९४; स्तुष्वम् ऐ. ५, ३४; ६, १४; जै. १७७; स्तुत ऐ. ३, ३९; ४२; श. ४, ६, ६, ६; तां. १, ९, १-१२; १०, १-१२; जै. ८८; गो. २, २, १०; १४; १५; ५, ४; स्तवानि शां. ३, २; जै. १९४; १९८; स्तवामहे जै. १७७; स्त-वाम तै. २, ८, ५, ९; जै. १९९; सा. १, ५, १३; अस्तुत जै. १८; २०; २१; ४०-४५; ४७; ५१; ५३; ५४; ५६; ५७; ६१; ६७; ६९; ७२; ७८-८०; ८२; १७१; १७३; १७७-१७९; १८६; १८९; १९५; १९६; २०२-२०५; २०९; २१०; अस्तौव तां. ५, ४, १४; जै. १९४; १९८; अस्तुवाताम् जै. ८४; जै. २०६; अस्तुवत श. ८, ४, ३, ३-१९; १०, ५, ३, ३-७; ११; जै. १५; २३; ४९; ६५; ८३; १७७; १८२; १९१; अस्तुवतऽअस्तुवत श. ८, ४, ३, २; अस्तुवम् ऐ. ३, ३९; ४२; ४३; श. १, ४, २, ६; तां. ५, ४, १४; १४; १, ५; जै. ७६; ८८; १९४; अस्तोव्जम् जै. ६९;

१६३; स्तुवीत ऐआ. ३, २, ४; तां. २, १, २, ३, २, ५, २; ६, २; ९, २; १०, २; ११, २; १२, २; १५, २; १७, २; ३, २, २; ५, २; ७, ९, १९; १०, ११; १४: ८, १, ६; ८, ८; १३; १८; १२, १३, १३; १५; १८; १३, ४, १७; १९, ४, ७; १६, ५, १३; जै. १८; ३०; ८३; ११३; २०६; प. ३, २-६; स्तुवीरन् ऐआ. ५, १, ६; २, १; ३, २; शांआ. १, ४; तां. ५, ६, १; ७; स्तुवाव शांआ. ८, ६; स्तुयुः तै. १, ४, ६, ६; तां. ७, ३, १२; ९, ३, ३; ४; ८; ९; १०: ७, १; ६: ९; ११: ८, २; ९, १३; जै. ११; स्तुयाम् तां. १४, ५, १५; जै. १९४; स्तुयाम् शां. १७, ७; गो. २, ५, ४; अस्तोष्ट तां. १२, १३, ११; अस्तौषीव श. १४, १, २, १२; अस्तोषत श. २, ६, १, ३८; ४, ६, ९, २०; का. १, ६, १, २५; तां. ८, ६, ४; अस्तौषीः जै १९८. स्तुयुते शां. १७, ९; श. ९, ४, १, ११; जै. १२८; गो. १, २, १; स्तूयसे श. ७, १, १, २२; अस्वावि शांआ. २, १८. स्तान्वयिष्यामि जै. १६३. तुष्टुवस्, तुष्टुवान-, पद्र. स्तुव- -वः शां. ८, ३; -वा० तैआ. १, १०, ४. स्तु(व→)वा- -वाः श. ९, ४, १, ११. स्तुतु- -तः ऐ. ३, ४२; शां. ६, १३; श. २, ६, १, ३८; १०, ३, १, ९; का. १, ६, १, २; तै. १, १, १, १; २; २, ४, ३, ११; जै. १९४; गो. २, १, २; ४, २; ६, ५; ६; -तम् ऐ. ५, २३; ८, १; शां. १७, ६; २८, १०; श. ४, ६, ९, १८; १०, १, १, ६; १२, ८, ३, २७; तै. १, ४, ६, ६; २, २, ६, ३; ६, १९, १; २; तां. १, ६, ३; ४, ९, १३; ९, ३, ७; ८, १०;

१४, ९, १; जै. ४०; ४८; ११३; १७४; जैउ. १, १८, ३, १०; प. १, ४; गो. २, ५, ३; -तस्य तां. १, ६, ३; -ताः श. ४, ४, ३, ११; -तानि गो. १, २, १९; -ते ऐ. ३, १; शां. ८, ७; १२, ५; १४, ४; १५, १; १६, १; २९, २; ३०, १; श. ४, १, ५, १३; १५; २, ५, ११; १३, ५, १, १६; १४, ३, १, २९; प. ३, २-६; गो. १, ५, ११; २, २, १६; -तेन श. ५, ५, ५, १६; का. १, ४, १, १८.

स्तुत-शस्त्र- -स्त्रयोः ऐ. ८, १; प. १, ४; -स्त्राणाम् जैउ. ३, ४, ३, ६; गो. १, ५, २३; -स्त्राणि ऐ. २, ३८; ३, ३९; ८, ४; शां. २४, ९; श. १०, ३, ५, २; जै. १२८; -स्त्रे शां. २७, ४; श. ८, १, ३, ३; १०, ३, ५, १२.

स्तुत-स्तोम- -मस्य तां. १, ६, ४; ९.

स्तुति- -म् श. ७, ५, २, ३९.

स्तुति-कर्मन्- -र्मणः दै. ३, २.

स्तुत्वा श. २, २, ४, १२; ११, ५, ५, ११; तां. ४, ८, १२; १३; ५, ६, ७; ७, ३, ११; ७, १८; ११, ८, १४; १२, ११, १०; ११; १३, ४, १२; १५, १२, ४; १६, १२, १; जै. १३; ३२; ८४; १७७; १८२; १८६; २००; २०५

स्तुवत्- -वते शां. २६, ११; -वद्भयः श. ३, २, ४, ६; -वन्तः तै. ३, १, २, ९; गो. १, २, १९; ५, २४. स्तुयमान- -नः ऐ. ७, १६; -ने शां. १५, ५; श. ४, २, ४, ६; तां. १७, १२, ५; जैउ. १, १, ५, ६; ३, ४, २, ३.

स्तोतव्य-, स्तोतुम्, स्तोतृ-, स्तोत्र-, स्तोम- -वद.

स्तुक्- -केऽके तैआ. ३, ११, १२.

स्तुका-का श. ३,५,२,१८.
 स्तुका-सुगमू(णमुल्) श. ३, २, १,
 १३.
 स्तुप-पः श. १,३,३,५; १२; ४,
 १०; ३,५,३,४.
 √स्तुम्,स्तोभति प. ३, १; स्तोब्धि
 जै. ११२; स्तोभन्ति जै. १११;
 स्तोभेत् जै. २८; १११.
 स्तुम्- स्तुभः तैआ. ४, ४, १.
 स्तोब्धव्य-स्तोभ- अद्र.
 स्तुप-पः तै. ३, ३, ६, ५; -पात्
 तां. १३,४,४.
 √स्तु,स्तुणुते ऐ. ८, २८; शां. ४,७;
 श. १,२,५,२२; ३, ७,२,२; का.
 २,२, ३, २१; तै. १, १, ५, १;
 स्तुणुते श. २,२,२,१४; ३,७, २,
 २; ७,३,२,६; का. १, २,२, ९,
 तै. १,७,७,५; ३,३,११, ४; १२,
 ५,६; तां. १२,६,६; १३,६; १४,
 ४,५; प. ३, २-६; गो. २, ३,
 १२; स्तुण्वते श. ९, ५, २, ३;
 स्तुणुत् तैआ. १,२,६,६; अस्तुणुत्
 तां. १२, ६,६; १३, ४,५; १४,
 ४,५; अस्तुणोत् गो. २, ३,
 १२; अस्तुण्वत श. ७, ३,२, ५;
 स्तुण्वीयाताम् शांआ. ४, १३;
 स्तुण्वीय शां. ४, ७; अस्तुत् ऐ.
 ३, १६; ७,२८; अस्तुपि ऐ. ३,
 १५; श. १, ६,४, १; ४, १,३,
 १; तां. १५, ११, ९; जै. ३३;
 १४२.
 स्तरीतवे गो. २,३,३.
 स्तर्तवे श. १३,५,१,१७.
 स्तर्तवे ऐ. २,१; ३५; ४,१.
 स्तृत्-म् तैआ. ५, १, ६.
 स्तृति-त्यै तै. १,७,१,९; ३,३,११,
 ४; जै. ७५; प. ३,६; ८; १०; ११.
 स्तृत्य-त्यः ऐ. २,१; ३५; ३,७; ४,
 १; श. १,३,५,१,१७; गो. २,३,३.
 स्तृत्वा श. ७,३,२,५; ६.

√स्तृ(→स्तृ),स्तृणाति शां. ३,९; ७,
 ३; श. १,३,३,८; ९; १०; ११; ४,
 ११; २,६,१,१६; ३,६, ३, १४;
 तै. १,६,८, ७; २, १,३, ५; ३,३,
 ६,८; स्तृणाति श. ३,८,१,१४;
 ४,२,५,११; ११,४,१, १४; गो.
 १,३,९; २,४,८; स्तृणन्ति श. १,
 २,५,२६; ३,३,१०; तै. २,४,५, ७;
 स्तृणामि श. १,३,३,११; ४,११;
 तै. ३,२,४,१; ३, ६, ७; स्तृणीहि
 श. ४,२,५,११; गो. २, २, १६;
 स्तृणीत् ऐ. २,६; तै. ३,६,६,१;
 स्तृणीयात् श. १,३,३,१०.
 स्तीर्यते शां. १८,१०.
 तुस्तृते तां. १२,१३,६.
 तुस्तृर्षमाण- गद्र.
 स्तरण-गान् श. १,२,५,२६.
 स्तीर्ण,र्णा-र्णम् ऐ. ५, १२; तै. २,६,
 १०,१; १४, ५; ८,२,२; ३; -र्णा
 श. २, ५, ३, ५; ११; का. १,
 ५, २, ५; १०; -र्णाम् श. १,
 ३, ४, १०; २, ५, ३, ६; ११;
 का. १,५, २, ५; १०; २, २, ३,
 २३; -र्णायाम् श. २, ५, ३, ५;
 ११; -र्णायै श. १, ५, १, ३;
 ३,८,१,११; ४,२,५ ३; -र्णे श.
 ४,२,५,११.
 स्तीर्ण-वर्हिस्- -र्हिः शां. ३, ९;
 श. ८,६,३,१८; तै. २,६,१८,२;
 -र्हिषम् श. ८,६,३,१८.
 स्तीर्त्वा श. ३,६,३,४; १४; १४,९,
 ४,११; का. १,३,३,१५.
 स्तीर्ष्या(ण→)णा-णा तै. ३,७,
 ६,५.
 स्तृणत्-णम् श. १,२,५,२६; का.
 २,२,३,२३; तै. ३,३,९,११.
 स्तेग्-गान् तै. ३,९,११,१.
 स्तेन(√स्तेन)-नः ऐ. ५, ३०; श.
 १,७,१,७; ७,२,१,९; १४,७,१,
 २२; तै. २, ८,८,१२; तैआ. २,

८, १; १०, १, १५; जै. १७१;
 -नस्य श. ७, २, १, ९; -नाः
 तां. ४,७,५; -नेभ्यः शांआ. ७,
 १४; जैउ. ४,४,१,२.
 स्तेन-हृदय-म् तै. ३,४,७,१.
 स्तेय(√स्ते)-येन शांआ. ५, १.
 स्तोक्-कः श. ३,६,३,८; १६; ४,
 २,५,२; तै. ३,२,३,५; जैउ. ३,
 २, ४,२; गो. २, २, १२; -कम्
 श. ३,६,३, ८; १६; ११,५,१,
 १०; -काः ऐ. २, १२; श. ३,
 ८, २,२१; २२; १२, ३,२,५; तै.
 २,१,१,१; ३,६,७,१; २; -काच्
 शां. १०,५; २८,३; श. ३, ८, २,
 २२; १२,३,२,६; -कानाम् ऐ. २,
 १२; श. ३, ८, २, १८; तै. २,
 ६,७,६; ८,४; ११,९; ३,६,२,२;
 ७,१; -कासः ऐ. २,१२; तै. ३,
 ६,७,२; -केभ्यः ऐ. २, १२; श.
 ३,८,२,२२; -कैः श. ३, ८, २,
 २२.
 स्तोक्-शसः(ः) ऐ. २, १२.
 स्तोकी(य→)या-याः शां. १०,५;
 श. १३,१,३,१; -यासु श. १३,
 १,३,२.
 स्तो(क्य→)क्या-क्याः तै. ३,८,
 ६,१; २; -क्यासु तै. ३,८,६,३.
 स्तोतव्य(√स्तु)-म् तां. २, १, ३;
 ६,३,७,३; १२,२; १५,२; ३,२,
 २; ५,२; १२,१३,३; १७; १९.
 स्तोतुम् जै. १९४.
 रस्तोत्-०त्तः श. १३,२,६,२; तै.
 ३, ९, ४, ४; -ता ऐ. ५, १२;
 शां. २३, ७; श. १३, २, ६,
 २; -तारः तै. २, ५, ५, ५;
 -०तारः तै. २, ४, ३, ९; -तारम्
 शांआ. २, ९; -तृभिः तां. १३,
 ३,३; -तृभ्यः तै. ३, ७, ११, ५;
 ११,६,४; तैआ. ४,५,६; ४२,५.
 रस्तोवृ-ता तै. ३,९,४,४.

† 'स्ती-' इति मुपा. स्वरो अष्टः । विरतिचिह्नाभावे सन्धी च स्वरितप्रदर्शनार्थं नेत्र स्वरः सार्थोयान् स्यात् ।

स्तोत्र-त्रम् ऐ. २, ३, ७; ३, ४, ११;
 १७, ४, ६; ६, २, ६; शां. १७, १;
 ७; २७, ४; शा. ४, २, ४, ७; ५,
 ७; ५, ३, ११; ४, ८; ५, १, ३, ४; ४,
 २; २, २, १९-२१; ३, ५, २; ४, ४,
 २५; ८, १, ३, ४; ९, ४, ४, १०; १३;
 तै. १, ३, ४, १, २; ६, ३; ८, २, २;
 २, ६, १०, ५; ७, ६, २; ३, ६, १३,
 १; तां. १, ३, ८; ५, १२; १५; ६,
 ३; ६, ३, ५; ९, १५; ७, २, २; ९, ३;
 ८, ७, ६; ९, २, ४; ८, १४; १९, १३,
 ८; जै. १५; १७; ९६; १३८; ष.
 १, ४; गो. २, ५, ४; -त्रस्य शा.
 ५, २, २, १९; २१; ४, ४, २५, ९,
 ४, ४, ११; तां. १, ३, ८; ५, १२;
 १६; ६, ३; -त्राणाम् ऐ. ४, १; जै.
 ७६; १२९; -त्राणि ऐ. ३, ४१;
 ४, ६; १२; ५, ३; शां. २४, ९;
 शा. ४, २, ४, २०; २१; ५, ७; ८;
 १२, २, २, ४; १२; १४, ४, १, ३, ३;
 तै. १, २, २, १; तां. ४, २, ८; ९;
 १२; ३, १३; ६, ३, ३; ४, ९, ९, १५;
 १७, २, २; १८, ६, ५; १९, ४,
 ११; ६, १; १४, ४; १५, ३; २०, ४,
 १; जै. १५; ६३; ९६; ९७; १६४;
 गो. १, ३, ३; ४, २०; ५, १; २३; २,
 ४, १९; ५, ३; -त्रात्रम् ऐ. ६, २, ६;
 -त्राय शा. ५, १, ३, २; २, २, १९;
 २१; ४, ४, २५; -त्रे ऐ. ३, ४६; ५,
 ३४; ऐआ. ५, १, २; शा. ४, १, १, ७;
 ५, १, २, १९; तै. २, २, ८, ३; ७,
 १३, ५; १८, ३; तां. २, १६, ३; ६,
 १, ५; ७, ४, १; ४; ९, १६; ८, ७, १;
 ७; १७, ३, ३; १८, १, ४; १, १५; जै.
 ३४; ३७; ८८; १०७; १४२; जड.
 ३, १, ३, १; -त्रेऽ-त्रे जै. १३२;
 -त्रेण तै. १, ३, ४, २; ३; तां. ६,
 १, २; ७, ९, ६; जै. ३७^१.
 स्तोत्र-पदिक- -दृक्त्वा शा. ४, २,
 ५, २१.

स्तोत्रिय, या- -यः ऐआ. ५, १, १;
 शां. १, २, ४; १७, १; २२, ४; ८;
 २, ५, ५; ६; शांआ. २, १; जड.
 ३, १, ४, १-३; गो. २, ३, २१;
 २२; -यम् ऐ. ३, २४; ६, ५;
 शां. १५, ४; शा. १३, ५, १, २;
 गो. २, ३, १२; २२; -यया शा.
 १२, २, ३, ३; -यस्य ऐ. ६, ५;
 शां. २७, ४; -या ऐ. ३, ४१;
 जै. ८८; १२९; १३७; १४७;
 -याः ऐ. ३, ४१; शां. १, ५, ५;
 २१, ५; २, १, ५; २६, ७; शा. ४,
 ४, १; १०, १, २, ८; १४, ६, १,
 १२; जै. १३७; १४७; गो. १, ५,
 २३; -याणाम् शां. १९, ८; शा.
 ४, ४, ४, २; -यात् शां. १, ५, ५;
 -यान् शां. २८, १०; शांआ. २,
 १; ७; -याय गो. २, ३, १६; ४, ४;
 १८; -ये शां. १७, ३; २४, ५;
 -येण ऐ. ३, १४; शां. १, ५, ५;
 २३, २; जै. ९६; -यौ शां. २८,
 १०.
 स्तोत्रिय-प्रतिपद- -पदः जै. ९६^१.
 स्तोत्रिया(-यऽअ-)नुरूप- -पयोः
 शां. २२, ८; २७, १; -पाः ऐ. ६,
 १४; शां. २८, १०; गो. २, ५, १०;
 -पान् शां. १७, ६; २, १, ५; गो.
 २, ५, ३; -पाभ्याम् गो. २, ५, ५;
 -पैः शां. १७, ८; -पौ ऐ. ६, १४;
 ऐआ. ५, २, २; ३, २; शां. १, ५, ५;
 १६, ७; २४, ५; २, १, ११; ३०, ८;
 शांआ. २, ४; तां. ११, ६, ६; १२,
 १, ६; ७, ९; १३, १, ९; ७, ७; गो.
 २, ३, १३-१५; ४, १-३; १५-
 १७; ६, १२; १४.
 स्तोत्रीय, या- -यः तां. १४, १, ७; ७,
 ३; १, १, ४; -यया तां. ५, ६, ३;
 -या तां. ५, ६, ४; १९, ३, ३; -याः
 तै. १, ८, १०, १; तां. ४, २, ७; १६,
 १, ८; ९, ३; १८, ११, ६; -याभिः

तां. ४, २, ७; -यायान् तां. ५,
 ५, ७.
 स्तोत्रीय-तम- -म् सं. ३^१.
 स्तोत्र- -म तां. १, ६, ५; -मः ऐ.
 ४, १, २; २९; ३१; ५, १; ४; ६; १२;
 ६, २; ७, २; २४; ऐआ. १, १,
 २; ४; ३, १; ८; ५, २; ५, १, ५; २,
 २; शां. १९, ८; २२, १-३; २६,
 ७; १०; १४; २७, ३; २८, १०;
 शांआ. १, १; २; शा. ४, २, ५; ६;
 ५, ४, १, ३-६; ५, ३, २; ६, ७, २,
 ६; ८, ४, १, ९-२६; ४, २, ३-१२;
 ३, २; ५, १, १०; ११; ३, २; ६, १,
 ५-८; ९, २, ३, ४; ३, ३, १४; १२,
 २, ३, ३; १३, ३, १, ४; ३, ७; ९;
 १०; ५, १, १; तै. १, २, ६, १; ४,
 ५, १; ३; ८, ८, ५; २, ३, ३, १; ४, ७;
 ४, ३, ९; ७, १, १; ११, ३; ३, ८, २, १,
 १; ३; ४; तां. ५, १, १४; १५;
 १०, ८; ६, १, ८; ८, ३, ३; ९, ७, ३;
 ८; ११, १, १; ७; २, १; ३; ३, ११;
 ४, ५; ११; ५, २, ९; ६, १०; ७, १; ३;
 ८, १५; ९, ७; १०, २, ३; ११, १४;
 १२, १, ११; २, ९; ३, २, ३; ४, २, ७;
 ५, २, ५; ६, १, ३; ७, १०; ८, ८; ९,
 २४; १०, २, ६; ११, २, ६; १२, १०;
 १३, ३, ४; १३, १, १, २; २, ८; ३, २, ६;
 ४, १, ८; ५, २, ८; ६, १, ६; ७, १, ६; ८,
 ५; ९, २, ९; १०, १, ८; ११, २, ४; १२,
 १, ६; १४, १, १, ४; २, ६; ३, २, ५; ४,
 ८; ५, ३, १; ६, १, १; ७, १०; ८, ८; ९,
 ४, १; १०, ९; ११, ३, ९; १२, १०;
 १५, १, १, ३; २, ९; ३, ३, ७; ४, ८, ५,
 ३, ७; ६, ७; ७, ८; ८, ४; ९, १, ७; १०,
 ४; १, ५; ११, १, ६; १२, ६; ८; १६,
 ८, ८; १७, १, २; १; ४, १; १८, १०,
 १०; १९, १, ३; २, ३; ४, १; १०, १;
 १७, १; २१, ४, ६; ९, ३; १४, १,
 २२, १०, १; १८, ६; २३, १, १;
 २, ५, १०, ७; ८; जै. ४६; ४७;

† 'स्तोत्रियेणानुप्रतिपदः' इति पाठान्तरम् ।

८८; १२९; १३१; १३२; १३५;
 १४३; १६६; १६८; जै. १, १४,
 २, ६; ३, १, ४, ११; १२; गो. १,
 ५, २५; २, २, १३; ६, ५; ११;
 -मस्य ऐ. ६, ८, १२; २३; ७, २३;
 २४; ऐआ. १, ५, ३; शां. १, ४;
 ११, ६; १४, ५; १९, १०; २२, १;
 २, ५; ९; २३, ३; ८; २६, ७; १४;
 २८, १०; शा. ५, २, २, १७; ६, ३,
 १, २०; ७, २, ६; ८, १, १, ५; ८;
 २, २; ५, ४, ४; १०, ५, ४, ६; ९;
 ११; १३; १९; १२, २, २, ६; तै.
 २, २, ३, १; ४, ६, १; १०; ७, ४;
 ८, १; ३; ७; ७, १२, ४; ८, ५, १;
 तैआ. १०, १, १३; तां. १, १, १;
 ३, ५, ५, ११; १४; ५, १०, ७; ८;
 १२, ७, ६; ८, २; १३, ८, १; १४, ४,
 ३; ५, ३; ६, ३; १७, १, १; १९,
 १, ३; २०, २, ३; २१, ९, ३; ११, ३;
 जै. ८; ८८; ९०; १३२; १३४;
 १४५; जै. १, ३, ३, ३; ३, १, ५, ४;
 मं. २, ४, २; व. ३, १०; गो. १, १,
 १७-२०; २, २, २२; ५, ३; ६, ५;
 -मस्य ऐआ. ५, १, ५; तां. ६, ८,
 ६; १०, ६, १-६; १६, ५, १; जै.
 १६६; -माः ऐ. ४, १८; १९; ५,
 ३; १६; शां. २५, ११; २६, २;
 शांआ. १२, ४; शा. ४, ४, ३, ११;
 ८, ४, १, ३-५; ४, ३; ९, ३, ३,
 ४; ३, ५, २, ८; ११, १, १, ५; १२,
 २, २, ३; १२; ३, ८; ३, १, २;
 ३, १; ६-१०; १३, ३, २, २;
 ३, २; ७; तै. १, ५, ११, १; २;
 ८, ७, १; २, ७, १०, २; ११, ३;
 ३, ८, २, १, १; तां. २, ५, ४; ११, ३;
 १६, ३; ३, ९, ३; ४, १, ७; ५, ९;
 ६, २, २; १४, १, १, ५, ८; २६; ११,
 ५; १९, ५, ५; ३२; १६, ३, ४; ७; ८;
 ४, ११; १४, ६; १७, ४, २; १८, ८,
 ४; १९, ८, ५; ६; ९, ३; ५: १०, १३;
 ११, ७; ९; १४, २; २०, ७, १; ११,

१०: २१, ६, ४; ९, ५; १२, ८; १४,
 ४; २२, ६, ५; ७, ७; १५, ३; ९; २४,
 ११, ५: १५, ४; जै. ९६; १२८;
 १२९; गो. १, २, ११; ५, १; १०; १;
 २, २, १०; -माः ५-माः शा. १२, २,
 २, ३; -मात् ऐ. ७, २३; २४; शा. ८,
 १, १, ५; ८; २, २; ५; तां. ९, ७, ३;
 ८; १४, ४, ३; ९, ३; ६, ३; १६, ५,
 २७; २१, ११, ३; -मान् ऐ. ४, १२;
 १३; ५, १६; शां. २६, ७; शा. ५,
 ५, १, २-७; ७, २, ३, ६; ४, १, ४५;
 ८, १, ३, ३; २, १, ७; ४, १, ३; ४;
 ५; ६; ८; ४, १२, ९, ३, ३, २; ३; ६;
 १२, २, ३, ८; तां. १, ६, ५; २, ५,
 २; ११, २; १६, ३; ४, १, ७; ६, २, १;
 १०, २, ४; १४, १, २; १६, ५, २;
 २२, ८, ३; १३, २; २३, ४, ३; ७, ६;
 ९, ३; -मानाम् ऐ. ३, ४१; ४, १८;
 ८, ४; ऐआ. १, ४, २; ५, १; शां. ११,
 ६; १४, ५; १६, ७; २६, ९; शा. ८,
 ४, १, ९; ९, ३, ३, ५; १०, ४, २, २१;
 १३, ३, ३, १; ५, १, ७; तै. १, ८, ७,
 १; तां. ३, ३, २; ७, २; ४, ५, १५; ८,
 १०; ५, १, १७; ६, १, ६; ११; २, ७;
 ३, १५; ९, ३, ४; १३, ७, २; १४, ५,
 ६; ११, ५; १५, ५, ५: १०, ६; १२,
 २; १६, १५, २; १७, ३, २; १२, ३,
 १९, १२, २; २०, १, २, ५, २; २१,
 ४, ६; ५, ३; २३, ३, ९; २४, ३, ४;
 २५, ३, ५; ८, ६; जै. ९०; १४०;
 १४३; १४५; व. ३, ८; ९; गो. १,
 ५, १६-१९; -माभ्याम् शा. ८,
 १, २, ८; ६, १, ९; तां. २०, १३, २;
 -माय शा. ८, ५, ३, २; -मे ऐ.
 ३, १; शां. २०, ३; तै. २, ६, १९,
 १; जै. १२९; -मेन ऐ. ३, ४२;
 ७, २३; २४; ८, १२; १७; शां. १,
 ४; १७, ७; १९, ८; शांआ. १, २;
 शा. २, २, ३, २१; ६, १, ३९; ८, ४,
 २, ३-११; १२; ३, २; ६, १, ५-८;
 १३, ३, १, ४; २, १; ३, ३; ५, १, ५;

का. १, २, ३, १७; ६, १, २६; तै. २, २,
 ४, ६; ७; ७, १४, १; २; ३, ९, ९, १;
 तां. ६, ८, ६; ८, ३, ३; ४; ११, ४, ५;
 १५, १०, ४; १६, ७, ७; १७, १, ७;
 २०, ३, २; २२, १४, २; जै. ४६;
 ४७; १३१; गो. १, ५, २४; २, ५,
 ४; ९; -मेभिः ऐ. ४, १५; ५, १२;
 -मेभ्यः जै. १४५; -मेषु शा. १०,
 २, ४, ५; ११, १, १, ६; तै. २, ७,
 १८, ४; तां. १७, ८, ४; -मैः ऐ.
 ३, ४, २; ४३; ४, १९; शां. २७, २;
 शांआ. २, ८; शा. ९, २, ३, ३९; ४१;
 ३, ३, २; ४; १२, २, २, १०; ११;
 १२; ३, ८; तै. ३, ५, ७, ४; तैआ.
 ३, ८, १; तां. ४, ५, ९; ११; १९,
 ८, ५; ९, १; ३; गो. १, ४, १५;
 २३; ५, १; २४; -मौ ऐआ. १,
 ४, १; शां. २६, १; ७; शा. ५, ४,
 १, ७; ८, १, २, ८; ४, ४; ६, १, ९; तै.
 २, ७, १८, ४; तां. ४, ५, ११; ८, १;
 १४, १, १३; १६, १, ६; ३, ७; ४, ८;
 १०: १०, ४; १७, ४, ३; २०, १३, २;
 २१, १३, ७; २३, ५, २; २४, ४; २४,
 १४, ५; २५, १, ६; १२; जै. १३१;
 १६४; व. ३, १०; गो. १, १, २१.
 स्तोम-कृत्वत्र,त्रा- -त्रम्, -त्रायं
 शां. २६, १.
 स्तोम-चित्ति- -तिः शा. ८, ४, ४,
 १२.
 स्तोम-च्छन्दस- -न्दसोः ऐआ.
 १, ४, १.
 स्तोम-तक्ष(√तक्ष)- -घासः तै.
 २, ६, १६, २.
 स्तोम-तसः(ः) ऐआ. २, ३, ४; शां.
 २७, ३.
 स्तोम-त्व- -म् जै. १६६.
 स्तोम-पृष्ट,ष्टा- -ष्टः तै. ३, ७, २,
 ७; -ष्टम् तै. २, ८, ४, १; -ष्टा शा.
 ८, २, १, ७.
 स्तोम-भाग,गा- -गाः ऐ. २, १८;
 शा. ८, ५, ३, १; २; ४; ४, २; ३;

६;७;६,१,२:२,५;१५; १०,२,५,
१३;४,३,१८; गो. २,२,१०;१५;
-गान् ऐ. ५,३३; तां १५,५,२४;
गो. २,२,१०;१३;१५^३; -गानाम्
जै. ३,४,४,१; गो. २,२, १३;
-गै: जै. ३,४,४,३; गो. २,२,
१०;१४.
स्तोमभाग-त्व- -म् गो. २, २,
१३.
स्तोमभागा-पुरीष- -म् श. १०,
२,५,१३.
स्तोम-स्य- -म् श. १०, ४, २,
२६:२९:३१.
स्तोम-वत्- -वान् जै. १, १४,
२,११.
स्तोम-वाहस्- -हस: जै. ८७.
स्तोम-साह- -हे शां. १९,१०.
स्तोम(-मऽअ-)क्ष(र→)रा- -रा
शां. २७,३५.
स्तोमा(-मऽअ-)ति-शंस- -म् शां.
२९,८.
स्तोमातिशंस(न→)ना- -नायं
ऐआ. १,४,१.
स्तोमा(-मऽअ-)यन्- -नस्य श.
४,६,३,३.
स्तो(म्य→)म्या- -म्या तै. २,४,
६,१; -म्याम् तां. १५,७,२१.
स्तोवध्व्य(√स्तुभ्)- -म् जै. १११.
स्तोभ- -भ: जै. ११२; दं. ३, १४;
-भम् जै. २२; -भम्ऽइव दै ३,
१६; -भा: सं. २; प. ३,१; सा.
१, १, १०; -भान् ष. ३, १;
-भानाम् सं. २; -भेन जै. १०६^१;
जै. १, १८,२,५; -भेनऽ-भेन
जै. ११२; -भौ तां. ७, ५,११;
जै. १,६,१,६;२,५.
स्तोभ-देय- -य: गो. १,५,२४.
स्तोभ-वत्- -वान् तां. ८, ३,७.
स्तोभ-सहस्- -म् ऐआ. २,३,४.
स्तोभ(←स्तोभ)- -म् जैआ. १,

२०७.
स्त्री- स्त्रियः श. १, ३, १,९; ९, २,
१२; ८,१,१,८; १३,२,२,४: १४,
६,९,११; ९,४,३; का. २,२,४,६;
तै. २,३,१०,३; ३,१२,६,१; तैआ.
१,११,४; तां. ६,८,५; जै. ५३;
१४५:१५०; गो. १,२,२२; ३,७; ९:
स्त्रियम् ऐ. ६,९; ऐआ. २,२,८; ५,
३,३; शांआ. ९,८; श. ११,४,३,२;
६,२,१०^१: १४,६,१०,१५; ९,४,
२^१; तै. १,१,९,७; ८; ३,३,४; तैआ
२,८,१; तां. १७, १३, ६; ११;
१४; जै. १४५; १५१; जै. ४,
१०, ३, १२; सं. १, ७, ५; गो.
१, १, ३४; २, ४^१; २, १, १४;
स्त्रियम्ऽइव प. १,१; स्त्रिया ऐ १,
२७; श. २,६,२,९; १४,४,२,५;
७,१,२१; का. १,६,२,५; जै. २१२;
या. २,५,१; गो. १,१,३४; स्त्रिया:
ऐआ. २,५,१; शां. ६,५; श. ८,
४,४,११; १३, ८,३, ११; का. १,
४,३,४; ६,२,७; तां. ४,२, १८;
१९, ३, ९; स्त्रियाः जै. २०९;
स्त्रियाम् ऐआ. २,३,७; ५,१; तै.
२,४,६,५; स्त्रिये श. ३, ५, ३,
१६; स्त्रिये ऐ. १, १; ऐआ. १,
४,२; शां. १४,२; श. २, ५, १,
५; ६,२,१४; ३,४,१, २१; तै. २,
४,६,६; ३, १२, २, ९^१; ४, ७^१; जै.
१६८; स्त्रियौ श. १०, १,१,८^१;
११,६,१,७; १२; जै. १४७; स्त्री
ऐ. २,३५:३,२२; ऐआ. २,५,१;
शां. २८, ९; शांआ २, ४; श.
१, १, १, २०; २, ५, २, १७;
२०; ३,२,१,१९-२२; ४, ४, २,
१६; ५,२,१०; ५,१,२,१४^१; २,४,
१३; ४,१,२^१; ५,४,३५^१; ८,४,
४,११; १०,१,१,८; ५,१,३; ११,
१,६,२; ४,३,२; १२, ७,२, १२;
१४,१,१,३१; का. १, ५,१,१४;

१७:३२:२,१, १,१४; तै. १, ३,
३,४; ७,१,४; ८,५,४: २,३,८, १;
४,६,६: ३, ३, ४; ८, १३, २;
तैआ. १,११, ४; जै. ४४^१; जै. ८.
१,१८,१,५: ११,१, ११; १२,
१,१७^१; २,३: ५: प. १,२^१; सं. १,
१,१०; २, ७; स्त्री: श. १३, २,
२,४; स्त्रीणाम् श. ११,५, १,१;
१२, ७,२,११; १३, १,९, ८; १४,
२,४,३; जै. १,१,४,२; सं. १,
१,४; स्त्रीभि: श. १४, ७, १,१४;
स्त्रीभ्य: श. ९,४,१, ६^१; स्त्रीम्
शांआ. ११,४; जै. १११; स्त्रीम्
ऽइव ऐ. ६, ३; स्त्रीषु श. ४, ४,
२,११; १२; १२, ७, २, ११^१; तै.
२, ७, १७, ३^१.
स्त्रिका- -के जै. १५१.
स्त्री-काम- -मा: ऐ. १, २७; शां.
१२, ३.
स्त्री-काम्य, म्या- -म्या: जै. २०९;
-म्याम् जै. १४.
स्त्री-चर्य- -म् जै. १४७^१.
स्त्री-नामन्- -मानि शांआ. ३, ७; श.
१०, ५, १, २.
स्त्रीनाम्नी- -म्य: श. १०, ५,
१, २.
स्त्री-पुंस- -पुमांसौ श. १४, ४, २, ४.
स्त्री-पुम्- -म् तैआ. १, १०, १.
स्त्री-प्रज्ञा- -ज्ञाऽइव श. १४, ७, २, १.
स्त्री-प(←म)ख- -म् तै. ३, ४, २, १.
स्त्रैण- -णम्, -णानि श. ११, ५,
१, ९.
स्त्रिण्डिल- -लम् ष. ५, २; -ले शां.
६, १४; शांआ. ९, ८; गो. २,
१, २.
स्थ-पुति- -तये श. ५, ४, ४, १७;
-ति: श. ५, ४, ४, १८^१;
१२, ८, १, १७; ९, ३, ३; १३;
तैआ. ४, ३६, १; -तिना तां. २४,
१८, २; जै. १४६; -तिम् श. ५,

४,४, १७; १२, ९, ३, १: -०न्
 श. १२, ९, ३, ५.
 स्थपति-सव- -व: तां. १७, ११, ६.
 स्थल- -लम्, -लात् गो. १, ४, २३.
 स्थली- -स्थाम् जै. १८६; जैउ. २,
 ३, १, १.
 स्थविमन्(√स्था)- -म श. ३, ८, ३, १८.
 स्थविम-तुस(:) तै ३, ३, ११, २.
 स्थविर- -र: ऐआ. ३, २, १; ६; शांआ.
 ७, १७; ८, १: ११: श. २, २, २,
 २०; ७, २, १, १५; का. १, २, २,
 १५; जै. १२४; १३५; १८६;
 २०५: -रम् शां. २६, ५; तै. २,
 ४, २, ७: ३, १०, ११, ३; -रस्य
 शांआ. २, ४; तै. २, ४, ३, ५: ७,
 १३, ४; जै १३५: -रा: श. १३,
 ४, ३, ६; -रोभि: तै. २, ४, ३, ६;
 ७, १३, ४: ३, ६, १०, ४; -रौ गो.
 २, १, १८.
 स्थविर-तम- -म: जैउ ४, ८, ४, ८.
 स्थविर-तर- -र: जै. १००; -रस्य
 जै. १४६.
 स्थविर-यज्ञ- -ज्ञ: जै. १३५.
 स्थविष्ठ, ष्ठा(स्थूल+इष्टन्)- -ष्ट:
 शांआ. २, ४; -ष्टम् ऐ. ६, ९; शां.
 २८, ९; -ष्टा: श. ८, २, ४, १९;
 गो. २, १, ९; -ष्टे गो. २, ३, ११
 स्थवीयस्- -य: ऐआ. १, ५, १; तां.
 १६, २, ६; जै. ९२; -य: इव ऐ. १,
 २१; ऐआ. १, ५, १; -यांस: श.
 ५, ३, २, ७; -यान् प. ३, ३-५.
 √स्था(→तिष्ठ्), तिष्ठते शां. १९, ३;
 श. १२, २, ३, ९; तिष्ठति ऐ. १,
 १४; २, १; ३; ७, १५; ८, २५; शां.
 ८, ७; १२, १; श. १, ४, ५, ३;
 तै. ३, १२, ९, १; तैआ. १०, ११,
 २; तिष्ठति श. ५, १, ४, ५; ६, ३,
 ३, २५; ७, २, १; ३, १०; ७, ५, २,
 २७; ९, १, १, २; ५, १, ३५; १०, ६,
 १, ८; ११, १, ५, ७; १३, २, ७, ६;

३, ३, १; तै. ३, ३, ७, ७; तैआ.
 १०, १, ३; १०, १; ३; तां. १२,
 १३, २६; जै. २८; ३७: ५९; ६२;
 ७७; १६८; जैउ. १, १, ५, १; मं.
 ५: गो. १, १, ९; २८; ४, १५;
 तिष्ठन्ति इव शां. २०, ४; २३, ८;
 २६, १४; १५; १६; श. १, ४, ४,
 १२; ९, ३, १, ९; १५: ४, १४; १२,
 २, ४, ८; गो. १, ५, ४; तिष्ठन्:
 श. १४, ६, ८, ९; तिष्ठन्ते ऐ. २,
 ३; ४, २५; श. ३, ९, १, ५; तै. १,
 ३, २, ३; २, २, १०, ८; तां. ६, ३,
 १०; ७, ५, ३; १५, ३, ३०; १६, ४,
 २; तिष्ठन्ति ऐ. ३, ४७; शांआ.
 ६, १९; श. ७, ५, २, ४७; ८, २,
 ३, १३; ११, १, ६, १६; १४, ६, ८,
 ९; का. १, ४, २, ९; तिष्ठन्ति श.
 ३, ८, ५, ११; ६, ३, १, २८; २९; ३,
 १४; ९, १, २, १८; १४, ७, १, २०; जै
 ६४; ८८; १५०; गो. १, २, १४;
 तिष्ठन्ति इव शां. २९, १; श. ६,
 ६, २, १; ७, ३, १, २४; ४, १, ३१;
 ९, १, २, १४; ३४; २, ३, ४६;
 तिष्ठसि श. ६, ३, ३, १३; तैआ
 ६, ७, १; मं. २, ४, ९; तिष्ठामहे
 ऐ. ७, १८; जैउ. ४, १, ३;
 तस्ये श. १२, २, ३, ८; तैआ. ६,
 ५, २; गो. १, ४, १५; तस्यौ ऐआ.
 २, १, १; शां. २३, २; श. १, ४,
 १, ३४; ६, २, ४; २, ५, १, ५; ७, २,
 १, २०; ८, १, १, ४: ७; २, १; ४; ७:
 ४, १, ९-१२; ११, ६, १, ७; १४,
 १, १, ७; का. १, ४, ३, ४; तस्यतु:
 श. २, ४, ३, ५; का. १, ३, २, ६;
 तस्यिरे ऐ. ७, १८; श. ३, ९, १,
 १; तस्यु: श. ९, १, २, १९; तस्यु:
 श. २, १, २, ६; ४, ३, ३, ६; का. १,
 १, २, ३; तै. २, ८, ६, २; तैआ. ३,
 ११, ९; जै. १३१; २०४; तिष्ठात्
 तै. ३, ६, १, १; तिष्ठसि ऐ. २, २;

तिष्ठा: ऐ. २, २; तिष्ठतु तै. १, २,
 १, २१; ३, १०, ८, ९; मं. १, ६,
 ३४; तिष्ठस्व ऐ. ३, ४५; तिष्ठ ऐ.
 २, २; शां. २०, ४; २६, १६;
 श. ६, ४, ३, १०; ११, ५, १, ६;
 तै. २, ४, ७, ४; ७, १६, २; ३, ६,
 १, २; तिष्ठ श. १, ६, २, ४; ६, ७,
 ३, ७; तै. २, ४, २, ८; ९; तैआ.
 ५, ३, ७; जै. १५१; गो. २, ४,
 १३; तिष्ठध्वम् श. ३, ९, ४, १५;
 तिष्ठामहे श. ३, ४, २, २; अतिष्ठत
 श. १०, ४, २, १७; अतिष्ठत श.
 १०, २, ३, १८; ४, २, १७; २०;
 १२, २, ३, ९; १४, २, २, ५४; तै. १,
 ६, १०, २; अतिष्ठन् ऐ. ६, ३६; ७,
 १९; श. ९, १, १, १४; ५, १, ३५;
 अतिष्ठन् श. ८, ४, १, ६; ७, ३, १५;
 ९, १, १, १; ६; ५, १, ३५; १२,
 ७, ३, ४; तै. १, १, ३, ९; २, ७, ९, १;
 ३, ८, १२, ३; तैआ. ५, १, ४; तां.
 ७, ५, १: ६: १२, १३, २७;
 जै. ३७; ७४; १०४; १३९;
 १८५; जैउ. १, ४, २, ११;
 १६, २, ३; प. ४, ५; गो. १, १,
 ९; २, ८; २१; अतिष्ठेताम्,
 अतिष्ठेताम् श. १०, ४, २, २४;
 अतिष्ठेताम् श. ८, २, १, ११;
 अतिष्ठन्त ऐ. २, ३; ४, २५; श.
 ३, ७, ३, २; ९, १, ४; १०, ४, २, २३;
 तै. १, ३, २, १; २; २, २, १०, ६; ८;
 अतिष्ठन्त श. ३, ४, २, २; ९, ४, १५;
 १०, ४, २, २३; तैआ. २, २, १; तां.
 ६, ३, ९; ७, २, १; ५, २; १०, १३;
 १५, ३, ३०; १६, ४, १; ३; जैउ.
 ४, ८, १, ३; अतिष्ठन् ऐ. २, ३; ११:
 ३, ३६; ६, ३६; श. ८, ३, १, ५;
 जै. ७४; गो. १, १, ३; ७; २८: २,
 १९; ४, १५; अतिष्ठ: तै. १, २,
 १, ५; तिष्ठेत ऐ. ८, २८; तिष्ठन्
 ऐ. २, ३; ३, ४७; शां. २, ३;

† 'अविष्टे' इति पाठः । † 'ऽन्तेषु' इति G. उपपन्नमिव तर्कयति । § 'अतिष्ठन्' इत्यपेक्षेव भवेत् ।

१०, २; शांआ. ४, ४; ११, १, २;
 श. ११, १, ६, ३२; सा. १, २, ४;
 २, ५, ५; ३, ७, १०; गो. १, २, ४;
 तिष्ठेरन् श. ३, ९, १, ३; तिष्ठेयुः
 गो. १, २, १९; तिष्ठय ऐ. ३, ४, ५;
 तिष्ठेमहि श. ३, ९, ४, १४; अस्थात्
 ऐ. ५, १३; १६; ७, १७; श. ११,
 ६, १, १३; अस्थात् श. १, ६, २,
 ४; ६, ७, ३, १०; ९, २, ३,
 ८; मं. १, ७, ६-८; स्थात् तै.
 ३, २, २, ८; अस्थियत् श. ३,
 ७, ३, ९; अस्थियत् श. ३, ९, १,
 २; अस्थुः ऐ. ४, ११; शां. २६,
 १४; श. ९, २, ३, १०; तै. २,
 ४, ६, २; स्युः ऐ. ३, ११; अस्थाः
 ऐ. ६, १९.
 स्थापयति श. ६, ८, १, १४; ७, ४,
 १, २६; स्थापयति श. ५, ४, ३,
 १; ७, ४, १, ३१; स्थापयन्ति श.
 १३, ८, ४, ६; स्थापयन्ति श. ११,
 १, ७, १; तै. ३, ८, २३, २; स्थापयानि
 श. ७, ३, १, ४४; स्थापयेत् श. ४,
 ५, ७, ४; स्थापयेत् श. ३, ५, ३,
 १९; अस्थापयन् श. ७, ४, १, २६
 तिष्ठासेत् श. १४, ६, ४, १.

स्थाणु-णुः शांआ. १४, २; श. ३,
 ६, २, ५; २, ५, २, १३; तै. २, १,
 ४, ३; तां. १५, ५, २०; -णुम्
 शां. २६, ४; श. २, ६, २, १७; ९,
 ५, २, १४; का. १, ६, २, ८; आ.
 १; जै. ३, ३, ३, ५; ६; -णूत्
 ऐ. ३, १४; -णोः शांआ. ९, ७;
 -णौ श. ३, ६, २, ५; १४, ९, ३,
 १५-१९.

स्थाणुम् श. ४, १, ४, २; ६, ७, १, १६;
 १८; २०.

स्थाणु-त्रे तैआ. १, ३, १.

स्थान-नः ऐआ. १, ३, १; -नम् शां.
 २, १, ११; २६, १, ५; २७, ७; श. १,
 ४, ५, ३; २, ६, ४, ९; १४, ७, १,
 १२; का. १, ६, ४, ९; तै. ३, ३,

७, ७; तैआ. १, १२, ५; २, १७, १;
 प. १, २; ४, ५; सा. ३, ८, ५; गो. १,
 १, २४; २७; २९; ५, २५; -नात्
 श. ११, १, ६, १६; १४, ५, ४, १;
 ७, ३, २; -नानाम् ऐआ. ५, १,
 ४; -नाभ्याम् ऐआ. ३, १, ३;
 शांआ. ७, ११; -ने ऐ. २, ३; ७,
 ४; ऐआ. ५, १, ६; ३, २; श. ८, २,
 ३, १३; ११, १, ६, १६; १४, ७, १,
 ९; तैआ. १, १५, १; १६, १८;
 १७, १; २१; १८, १; सा. २, १, ५;
 गो. २, ३, ११; -नेषु शांआ. ३, २.

स्थान-नस्य श. ६, ३, ३, १४.

स्थान-वीरा(-ऽआ-)सन-नात्
 सं. ४.

स्थाना(-नऽअ-)नु-प्रदान-करण-
 -म् गो. १, १, २४.

स्थाना(-नऽआ-)सन-नाभ्याम्
 सा. १, ५, १५.

स्थानासन-भोजन-नानि सा. १,
 ५, १५.

स्थापत्य(←स्थपति)-त्यम् तां.
 १७, ११, ७; -त्याय तां. १७,
 ११, ६.

स्थाणु(क→)का-का तां. ४, ८, १२;
 ७, ७, १६; १५, १२, ३; जै. २८.

स्थावर, रा-रः श. ४, ४, ५, १०;
 ५, ३, ४, १२; तैआ. १, ११, ४;
 -रम् ऐआ. २, ६, १; -राः श.
 १३, ८, ४, ६; तै. ३, १२, ७, २;
 तैआ. १, २४, २; जै. १२७; प.
 ३, १; -राम् श. ५, ३, ४, १४;
 -रासु प. ३, १.

स्थावर-जङ्गम-मः ऐआ. १, १,
 २९; -मानि गो. १, १, १६.

स्थागर(←स्थगर)-म् तै. २, ३,
 १०, २, ४.

स्थाली(←स्थल)-ली श. ४, २, २, १, ३;
 १, ४, २; ६, ६, ४, ८; ७, १, २, ४; ११,
 ३, २, १; ५, १, १३; १२, ४, १, ६;
 तै. २, १, ३, १; ६, ४, ३; ३, ७, ६, ११;

-लीः श. १२, ५, २, ३; तै. १, ४,
 १, ४; -लीम् ऐ. ७, ३२; श. ३,
 २, ३, २१; २२; ४, २, ३, १५-१८;
 ५, २, २; का. १, ५, १, ३८; -ल्यः
 श. १२, ७, २, १४; ९, १, ३; -ल्या
 श. ४, २, २, १; तै. १, ४, १, ६;
 -ल्याः का. १, ५, २, ११; १२;
 -ल्याम् ऐ. १, ११; श. १, ९, २,
 १६; २, ३, १, ३९; ५, ३, ११; ३,
 ३, १, ६; ४, ५, २, ६; ६, ८, १, ७; ९,
 २, १, १; ११, ५, १, १३; १२, ४, २,
 ६; ७, ८; का. १, ३, १, २८; ५, २,
 १०; -ल्यै श. २, ५, ३, १२; १३.

स्थाली-पाक-कः गो. १, ५, २३;

-कम् ऐआ. ३, २, ४; शां. ४, १६;

शांआ. ११, ४; प. ५, ३-१२; सा.
 १, २, ५; २, ८, ३; गो. १, ३, २, ३;

-कस्य शांआ. ११, ५; श. १४, ९,
 ४, १८; -के शांआ. ११, ५.

स्थालीपाक-शेष-म् शांआ.
 ११, ६.

स्थित, तु(√स्था)-त्तः शां. १, ४; ११,
 ५; २५, ५; तैआ. १०, ११, २; गो.
 २, २, ५; ३, ११; -तम्. ऐ. २, ६;
 ४, ३; ५, ६; १३; १८; २०; ऐआ.
 १, १, १; शां. २, २; ५, ६; ६, ११;
 ८, ७; ११, ८; १६, ५; १७, ४; १९,
 ३; २२, २; २५, ४; १०; २६, १३;
 १४; २७, ४; ३०, २; शांआ. २,
 १७; श. ८, ७, १, ९; १४, ५, ३, १;
 २; ६; का. १, २, १, १२; गो. २,
 १, २४; -तस्य श. १४, ५, ३, ३;
 ७; -ता शां. १८, ५; १२; २३,
 २; २५, ५; प. ४, ७; गो. १, ३,
 १६; -ताऽह्व श. ६, ९, १७;
 -ताः शां. ४, १४; श. १४, ७,
 २, ९; गो. २, ५, १०; -तात् तां.
 ४, ८, ११; १२; १५, १२, ३;
 -ताश्च तां. ४, ८, ११; १५,
 १२, ३; -तौ शां. ८, २; १८; १०.
 स्थित-वत्(मत्पु)-वत् शां २०, ४;

२२, ३; २३, ८; २६, १४; १५^३; १६^३.
 स्थितवती- स्या श. ६, ८, १, १४.
 स्थिति- ति: शां. ३, १: ११, ७; १२, ७; १६, ९; १८, ३; २२; २२, ८; २४, २^३; २५, ४; २६, ८; शांथा ७, २, १; श. ४, ६, ५, ४; ६, १, २, २५; १३, ४, ३, ४; ५, ३, ५; ९; १४, ६, १०, १८; गो. २, ३, ११; -त्यं गो. २, ६, ७^३.
 स्थिति-ता- ता श. १४, ६, १०, १८.
 स्थित्वा शां. ९, ४.
 स्थिर, रा- र: शांथा. ११, ८^३; श. ६, ४, ४, ३^३; ९, १, २, ५; २, ३, १६; सा. ३, १, ८; -रम् श. ८, २, १, ४^३; १४^३; ०, १, २, ५; २, ३, १६; १४, ६, ९, ३, २; -रा श. ६, १, २, २८; ५, २, ३-६; ४, १३; ७, ४, २, ५; ८, ७, २, ६; ९, १, २, ५; सं. १, २, १; -राणि ऐ. ६, ७; गो. २, ५, १३; -रे श. ०, १, २, ५; मा. ३, १, ८; -रै: तैआ. १, १, १, २, १, ३.
 स्थिरक- क:; -कात् वं. २
 स्थिर-धन्वन्- न्वने तै. २, ८, ६, ८.
 स्थूणा- णा श. १४, ५, २, २; -णाम् श. १४, १, ३, ७; तैआ. ६, ७, १; जैड. १, २, २, ९; १०; -णे ऐआ. ५, १, ३^३.
 स्थूणा-मयूस्व- म् श. १४, ३, १, २२.
 स्थूणा-राज्- ज: श. ३, ५, १, १;
 -जम् श. ३, १, १, ११.
 स्थूर- रस्य तै. २, ८, ५, ९; -रा गो. १, ५, ५; -रा: तैआ. ४, ३६, १;
 -राणाम् जै. १५६. =स्थूल- अद्र.
 स्थूर-गृहपति- तय: जै. १५६.
 स्थूरि- रि तै. १, ८, २, ४; तां १८, ९, १७; -रि: डड्व तां. १८, ९,

१७; -रिणा श. १३, ३, ३, ९; तै. ३, ८, २, ३; तां. १६, १३, १२.
 स्थूल- लम् प. ४, ४; -लानि जैड. ३, ५, ४, ८. =स्थूर- गद्र.
 स्थूल-हृदय- येन तैआ ३, २, १, १.
 स्थूलार्म- म् तां. २५, १०, १८.
 स्थैमन्(←स्थिर)- म्ने ऐ. १, १३; १६; २८; २९; २, २; शां. ३, २; ८, ९; ९, ४; श. ६, ५, १, १; ४; ६; ३, ८; ४, १५; गो. २, ३, ११.
 स्थैरकायण(←स्थिरक)- ण:, -णात् वं. १.
 स्थौरायण(←स्थूर)- ण: जै. १९८^३.
 स्थौर्य- म् जै. १५६.
 √स्ना, स्नाति श. ३, १, २, १०^३; ११; तै. ३, ८, १, २; स्नाति श. १२, ९, २, ७; स्नान्ति श. १३, ८, ४, ५; स्नायान् तैआ. १, २६, ७; गो. १, २, २.
 स्नापयेत् गो. १, २, ४.
 स्तपन- नाय श. ५, १, ४, ५^३.
 स्तपित्- तान् श. ५, १, ४, ५^३.
 स्नात्- त: श. ४, ४, ५, २३; १२, ९, २, ७^३; ष. ५, २; सा. १, २, १०; गो. १, २, २^३; -तम् गो. १, २, २^३; -तस्य गो. १, २, २: १८.
 स्नात-वृत्त्य- म् श. ३, १, २, १९.
 स्नातक- क: ऐआ. ५, ३, ३^३; श. १२, १, १, १०; गो. १, ४, ६.
 स्नात्व- त्वात् श. १३, ४, २, १७.
 स्नात्वा ऐआ. ५, ३, ३; श. ११, ३, ३, ७^३; १३, ८, ४, ६; का. १, ५, १, ३८; जै. १२७.
 स्नात्वी तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३.
 स्नान- म् सा. ३, १, २.
 स्नास्यत्- स्यन् श. ११, ३, ३, २.
 स्नायत्(√स्न)†- न्यन् गो. १, २, ५.
 स्नावा- वा: गो. १, ५, ५.
 स्नावन्- व श. १४, ६, ९, ३२; तै. १, ५, ९, ८; तैआ. ७, ७, १; तां.

२४, १३, ५; -वसु जैड. ४, ७, २, ४; -वानि ऐ. ३, २६. ऐआ २, १, ६.
 स्नावन्- व श. १०, १, ४, ४^३; ४, १, १७.
 स्नाव-सन्त(त→)ता- ता: तै. ३, २, २, ७.
 स्निह(√स्निह)- क् तैआ. ४, २३, १.
 स्निहिति- ति: तैआ. ४, २३, १^३.
 स्निहति- ते: दं. ३, ४.
 स्नीहन् वा ह्वा- हा श. १२, ७, १, ३.
 स्नेह- ह: शां. १७, ५; श. १२, ७, १, ४; गो. १, १, १, २, ५, ३; -हम् गो. १, १, १६; -हाय सा. ३, ८, २; -हेषु गो. १, २, २, २.
 स्नेह-तेजस्- जसो: शां. १७, ५; गो. २, ५, ३.
 स्नेह-वत्(मनुप)- वत् मा. १, ८, १३
 स्नु- स्नुषु श. ९, २, १, १५.
 स्नुषा- पा ऐ. ३, २, २; तै. २, ४, ६, १२^३.
 स्निवा तैआ. १, ११, ६.
 √स्पन्द, स्पन्दन्ते ष. ३, ७.
 स्प(न्य→)न्या- न्यया श. ३, ५, ३, २५; ६, १, २५; -न्याभि: श. १३, ८, १, १९.
 स्पर- √स्पृष्ट द्र.
 √स्पर्ध, स्पृध्, स्पर्धेने श. २, २, २, १४; का. १, २, २, ९; जै. ४६; स्पर्धन्ते ऐ. २, २०; पस्पृधाते जै. १३७; १५३; पस्पृधिरे श. १, ४, १, ३, ४, ५; ३, ३; ४, ६; ९, ३, ३, ४; २, १, १, ८; २, १३; २, २, ८; ४, ३, २; ३, ४, ४, ३; ५, ४, २; ६, १, ८; ४, २, ४, ११; ५, १, १, १; ११, १, ८, १; अस्पर्थेताम् जै. १२८; २०३; अस्पर्थन्त ऐ. २, २०; ४, १७; ६, ३, ४; शां. ३०, ६; श. ६, ६, २, ११; ३, २; ८, १, १; ७, ४, २, ३; ९, २, ३, ८; ११, ५, ९, ३^३; १२, २, २, ९; १३, ८, १, ५; २, १; १४, ४, १, १; ३, ३०;

† √स्नाति- √स्नायत्यो: संदेहः । † सन्दिग्धपदविभागं रूपम् । 'स्ना (=स्नायवः) डड्व' इति सा. । 'स्न (=स्म) डप्' इति भा. । 'अज्ञान्यस्येव' इति वा मूलतः पा. स्यात् । सृशोः सहकारिवर्गपतितत्वात् नदङ्त्वोपचार इति दिक् ।

का. १, १, १, ६; २, ९; ३, २, २; ६, ४, २; २, २, २, ६; ३, १; तै. २, २, ३, ५; ३, ९, २, १, १; तां. ८, ३, १; ११, ५, ९; १२, ३, १४; ५, २३; १३, २७; १६, १२, १; २१, १३, २; जै. १४; १५; २६; ४६; ४७; ४९; ६३; १३६; १३७; १५५; १८२; १८७; १९१; जै. १, १५, ४, १; १८, ५, १; प. २, ३; ४, ५; ५, २; गो. १, २, १९; ४, २३; २, १, ७; २, ११; ६, १४; स्पर्धेत जै. १३६.

अपस्पृधेथाम् तां. २०, १५, ७.
स्पर्धमान- नः श. १, १, ३, ८; का. २, १, ३, ५; -नम् श. १, १, ३, ९; का. २, १, ३, ५; -नाः तां. २, ८, ३; -नान् श. १, ४, १, ३४.
स्पर्धा- म् जै. १५; १६.
स्पर्धितुम् तै. २, ४, ७, १०; ८, ८, १०.
स्पृध्- स्पृधः श. १२, ७, ३, ४; तै. २, ४, ७, ११; ८, ३, ३; तै. ६, १, ३३.

स्पर्श- √स्पृश् द्र.
√स्पृश्, पस्पृशे श. ३, ७, १, १७; पस्पृशे श. ७, ५, १, २५.
स्पाशयान्नाशक श. ७, ५, १, २५;
स्पाशयेत तां. ९, ९, १५.
स्पृश- स्पृष्ट, ङ् शं. २१, ३; स्पृशम् तै. २, ४, ६, ७.
स्पृष्ट- म् तां. ११, ५, २०.
स्पाशयित्वाय श. ६, ३, ३, ११.

स्पर्धन् (√स्पृध्=√स्पर्ध्)- धन् ऐ. ५, १६.
√स्पृ, स्पृणुते श. ३, ३, १, ३; ३, ७, १, १४; ७, २, १; स्पृणुते श. १, ३, ५, १३; १५; ३, ६, ३, ७; १२; १५; तै. ८, ९, १; स्पृणोति श. ८, ४, २, २; १२; १३; १२, ९, १, ७-९; १२, ४, ४, १; ७, १, १०; तै. १, १, १०, ४; ५; ३, ३, ४, ४, २; ३, १२, ५, ३; ७; तै. २, १६, १; १८, १; ७, ७, १; तां. २, १४, २; १२, १३, १४; १६;

१८; १६, १, १२; २१, १, ९; स्पृणोति तै. २, ३, ७, १; २; ३; ४; स्पृणाति जै. ४, ७, १, ९; २, १-८; स्पृणवते जै. १६२; स्पृणोमि श. ११, ८, ४, ६; पस्पार श. १, ९, ३, ९; ३, ६, ३, ३; का. २, १, २, १२; स्पृणोतु तै. ३, १, १, ४; तै. ७, ४, १; स्पृणवानि श. ८, ४, २, २; अस्पृणुत श. ४, ३, ३, ८; अस्पृणोत् श. ८, ४, २, २-१२; तै. २, ३, ७, १; तां. १४, १२, ५; अस्पृणोत् श. ८, ४, ४, २; अस्पृणवत् श. ३, ४, ४, ४; ५, ४, ३; ६, १, ९; ९, ४, १३; २२; का. १, ३, २, ३; अस्पृणवन् ऐ. ४, १९; तां. ४, ५, २; १३, १२, ५; स्पृणुयाम् तां. १४, १२, ५.
स्परयन्ति, अस्परयन्, अस्परयन् तै. १, २, ४, ३.

स्पर- -राणाम्, -राणि, -रैः तै. १, २, ४, ३.
स्पर-त्व- म् तै. १, २, ४, ३.
स्पृत- -तः श. ८, ४, २, १; २; ६; तां. १२, ११, १०; ११; -तम् श. ८, ४, २, २-९; १२; १३, ४, ४, १; ७, १, १०; -तम्-तम् श. ८, ४, २, २; -ताः श. ८, ४, २, ८; १०; ११.
स्पृति- -तीः श. ११, ८, ४, ६; -त्यै तां. ४, ५, २.
स्पृत्वा श. ३, ३, १, ३; १२, ९, १, ७-९; जै. ४, ७, २, ९; १८; स्पृत्वाऽस्पृत्वा श. ५, ३, ४, २४.

स्पृध्- √स्पृध् द्र.
√स्पृश, स्पृशति शं. २, ४; ७; श. १४, ७, १, २९; ३, २२; स्पृशति श. १४, ७, १, २९; २, ३; २, २; जै. १८५; जै. २, ७, २, ५; सा. १, ८, १४; १५; गो. १, २, ४; स्पृशन्ति शं. २५, ६; पस्पृश जै. ४, १०, ४, ३; पस्पृशः जै. ४,

१०, ४, २; स्पृशत् ऐ. ५, २, २; अस्पृशत् तै. १, ५, १२, २; अस्पृशन्, अस्पृशन् श. १२, २, २, १; जै. ४५; स्पृशेत् श. १४, ७, १, २९; ३, २२; स्पृशेत् श. १४, ७, २, २४; २५; जै. २, ५, २, ३; अस्पृशत् तै. २, ६, १०, ४; ३, ६, १३, १; अस्पृशन् शं. २४, ८; अस्पृशम् शं. २, ७.

स्पर्श- -शाः ऐ. ३, २, ५; शां. ८, ८; -शान् श. १४, ६, २, ९; -शानाम् श. १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -शेन श. १४, ६, २, ९.
स्पर्श-रूप- म् ऐ. ३, २, १; शां. ८, १.
स्पर्शो(-र्शऽङ्)-ष्मन्- -ष्मभिः ऐ. २, ३, ६.

स्पृशन्- -शन् श. १४, ७, १, २९; ३, २२; प. १, १.
स्पृश्य- -श्यः गो. १, ४, २३.
स्पृष्ट, ष्ट- -ष्टः श. १४, ७, २, ११; -ष्टम् ऐ. २, ४, ३; जै. १८५; -ष्टा ऐ. २, ३, ६; जै. १८५; -ष्टानाम्, -ष्टानि जै. १८५.

स्पृष्ट-करणस्थित- -तः गो. १, १, २७.
स्पृष्ट-त्व- म् जै. १८५.
स्पृष्टि- -ष्टेः श. १४, ७, १, २९; ३, २२; -ष्ट्यै शं. २४, ८.
स्पृष्ट्वा ऐ. २, ४, ३.
स्पृष्ट्य- म् श. १४, ७, १, २९; ३, २२.

स्पृष्ट- -ष्टः श. १४, ७, १, २९; ३, २२.
√स्पृह, स्पृहयन्ति श. २, २, ३, ५; का. १, २, ३, ४.
स्पृहयद्-वर्ण- -र्णः श. ६, ३, ३, २०.
√स्फाय(→स्फी), स्फीयन्ते सा. ३, ३, १.
स्फाति- -त्यै तै. ३, २, ४, ७.
स्फातिङ्-करण- -ण आ. १, ७२.
स्फावयित्- -ता ऐ. १, १३.

† 'स्पृ' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ स्वरस्तु विग्रहः ।

स्फिगी- गीभ्याम् श. १२, ७, १, ७;
-गीम्, -ग्या श. ४, १, ३, ३.
✓स्फुट् स्फुटति घ. '५, ७; स्फुटन्ति
प. '५, ९, १२.
स्फोटत्- टतः श. ८, १, ४, ९.
✓स्फुर, अस्फुरत् जैज. १, ९, २, ७;
१०.
स्फुर्जक(✓स्फूर्ज्)- -कस्य श. १३, ८,
१, १६.
स्फूर्जयत्- -यन् ऐ. ३, ४.
स्फय- स्फयः श. १, २, ४, १; ५, २०;
२२; ३, ३, १, ५; ६, २, १२; '५, ४,
४, १५; ७, ३, १, १९; का २, २,
२, १; ३, २०; २, १; तै. १, ७, १०,
५; ३, २, ९, १०; १०, १; स्फयम्
श. १, १, १, २२; २, ८; २, ४, ३;
५, २०; २, २; ३, ३, १, ५; '५, १, २६;
'५, ४, ४, १५; १२, ५, २, ७; का. २,
१, २, १; ९, २, २, २; ३, २०; २, १;
तै. १, ७, १०, ५; ३, २, ९, १; १५;
१०, २; स्फयस्य तै. ३, २, ९, १५;
३, ४, ३; स्फयाः श. ४, २, ५, १०;
स्फये श. १, २, ५, २०; ८, ३, २६;
२, ५, २, ४४; का. १, ५, १, ३७;
६, १, ३०; २, २, २, २०; स्फयेन
श. १, २, ४, २; ५, ४, ४, २०; ७,
३, १, १९; का. १, १, १, २; ३, ३,
११; २, २, १; तै. ३, २, ९, १०;
१०, १.
स्फय-वर्तनि- -निः ऐ. ८, ५.
स्फ्या(स्फयऽअ)-प्र-प्रः घ. ३, ८.
स्फ ऐ. १, ११; २५; २, ३; ३, ३; ६-
८; ३१; ३२; ४६; ऐआ. १, १, १;
३; ४; २, १, ५; ८; शां. २, ९; ७,
२; ३; ४; ६; १०; शांआ. २, १७;
४, १; २; ५-७; श. १, १, १०;
२, ७; ११; ४, १३; १४; १६; का.
१, १, १, ६; २, २; २, ६; ३, २,
३; ४, १, ३; १७; २, १; तै. १, ४,
९, ३; २, २, १०, १; ३, १, २, १;
९, २, १; २; तैआ. १, २२, १०;

२६, १; २७, २; ३१, ५; २, १२, १;
४, ३२, १; ७, ५, १; ८, १; तां. ८,
६, ८; १४, ३, १७; ११, २६; जै
३; ४; १२; १४; जैज. १, ३, ४, ४;
६, ३, ८; ९, ३, १; १८, १, ५; प.
१, १; ४; ६; गो. १, १, ९; १३;
१५; ३१; ३८.
✓स्मि, स्मयसे, सिष्मिये जै. १५१.
स्मयाक- -काः तैआ. '५, १, ३;
-कानाम् तैआ. '५, १, ४.
स्मयाक-त्वं- -म् तैआ. '५, १, ४.
स्मेतव्य- -म् तैआ. '५, १, ४; जै.
१५१.
✓स्मृ, स्मरन्ते शांआ. ४, ४; स्मर श.
१४, ८, ३, १; स्मरेत् सा. ३,
७, १.
स्मर्यते तैआ. १, १२, १.
स्मर-का(र→)री- -म् तै. ३, ४,
६, १.
स्मरत्- -रन् आ. १.
स्मार- -रम्, -रेण तैआ. १०,
६३, १.
स्मार्त- -म् आ. १.
स्मृत- -तः तैआ. १, ३, २; गो. २,
२, ५; -तम् तैआ. १, २, १; गो.
१, ५, २५; -ताः दै. २, ९.
स्मृति- -तिः ऐआ. २, ६, १; तैआ.
१, २, १; -तिम् तैआ. १०, ६३,
१; -त्या तैआ. १०, १०, २;
६३, १.
स्मृति-लिङ्ग- -ङ्गैः सा. ३, ९, ६.
स्मेतव्य- ✓स्मि द्र.
✓स्यन्द, स्यन्दते तैआ. १, २, १;
स्यन्दन्ते ऐ. १, ७; १३; श. ४,
४, ५, १०; '५, ३, ४, ८; १२; १४, ६,
८, ९; तैआ. १०, १०, १; स्यन्दन्ते
श. ३, ९, २, १; ४, १४; २५; '५,
३, ४, ७; ८; जै. १२, ७; १७, ५;
१८, ७; प. ३, ७; स्यन्दन्तेऽइव श.
५, ३, ४, २, १; स्यन्दन्ति गो. १, २,
१४; स्यन्स्यामि श. ११, ८, ४,

२; स्यन्दते ऐ. '५, २७; ७, ३;
स्यन्दैरन् जै. १२, ७; जैज. १, १,
२, ७.
स्युद- -दाय श. १२, ५, १, ५.
स्यन्त्वा श. २, ४, १, ६; १२; ६, ३,
३, ८; १०, ३, ५, २.
स्यन्त्स्युत्- -न्त्स्यन् श. २, १, ८, ४;
का. १, १, ४, ३.
स्युन्दमान, ना- -नम् श. ३, ९, २,
१; -नाः श. ३, ९, ४, १४; '५,
३, ४, ७; तै. २, ५, ४, २; -नानाम्
श. ३, ९, २, ४; '५, ४, २, ५; ४, ४,
५, १०; '५, ३, ४, ८; १२.
स्याल्व- -म् जै. १६८.
स्यु(✓सिक्)- स्युः श. ३, ५, ३, २५;
६, १, २५.
स्युमन्- -म ऐ. ३, १८; -मऽइव
ऐ. ४, २२.
स्यौमरश्म(←स्युम-रश्मि)- -श्मे
आ. १, ३, २३.
स्योन, ना- -तः श. ३, ३, १०; ४,
१, २५; ८, २, १, ६; ९, ४, २, ५-७;
तै. १, २, १, २४; २, ४, ८, ७; ३, ७,
६, १०; ४, ३, १, २; मं. २, १, १३;
२, १२; -नम् श. ३, ३, ३, १०;
तै. १, २, १, १; २, ५, ६, ३; ६, ८,
२; १४, ६; ३, ३, १०, २; ६, ३, २;
४; ७, ४, १०; ५, २; ६, ५; मं. १,
३, ११; -ना श. १, २, ५, ११;
५, ४, ४, २; का. २, २, ३, १०; तै.
२, ६, ५, १; ३, ७, ६, ६; तैआ. १०,
१, १०; मं. १, २, १७; २, २, ७;
-नाः तै. ३, १, २, ३; ४; -नाम्
श. १, २, ५, ११; '५, ४, ४, ५; का.
२, २, ३, १०; तै. १, ७, १०, २;
-ने ऐ. १, १६; श. ६, ८, २, ३;
८, २, १, ५; -नेन तै. ३, ७, ६,
१९.
✓संस, संसते श. ४, ५, ७, ६; असंसे-
ताम् तै. ३, २, ३, १; संसत श. ४,
५, २, ५; अञ्चन् श. ४, ५, २, ५.

सस्त- म् गो. २, ६, १४.
 सक्ति(√मृञ्)- क्तयः शा. ६, १, २, २९; १४, ३, १, १७; -क्तिः शा. २, ६, १, ३६; का. १, ६, १, २४; तां. ९, ८, २; -क्तिभिः शा. ४, ५, ३, ६; १३, ८, १, ५; -क्तिषु तै. १, ६, ९, ७; तां. ५, ५, १८; -क्ती शा. ३, ५, २, ८; १०; -क्तीः शा. २, ६, १, १०; का. १, ६, १, ७; -क्त्या शा. ४, ५, ३, ६; -क्त्याम् शा. ८, १, ४, १०; २, ४, २०; ३, ४, १५; ४, ४, १२; ७, २, ४; १२.
 सक्त- क्त ऐ. १, २०; शां. ८, ५; शा. ३, ५, ३, २४.
 सञ्(√मृञ्)- सक्तार्. १८, २, ३; ९, ८; सगम्युः तै. ३, ३, ६, ३; सजम् ऐआ. ५, ३, ३; शा. ५, ४, ५, १३; २२; तै. १, ८, २, ३; तां. १६, ४, १, ३; सजम् इव मं १, १, १४.
 सखिवन्- नवी जै. १३४
 सग(ञ्ङअ)-लक्षण- गे तैआ. ३, १०, ३.
 सप्सव(√मृप्)- स्यन् ऐआ. ५, १, ४.
 सभिष्ट- ष्टे शा. ६, ८, २, ३.
 सवत्- √सु व.
 सम- मः शा. ११, ७, २, ४; १३, ३, ८, २; -मम् तै. ३, ४, ६, १.
 स्रि(√स्रि)- स्रिधः ऐआ. ४, १, १; तै. ३, ७, १०, ५; ६.
 √स्रि, स्त्रीव्यन्ति ऐ. ४, २२.
 √सु, स्रवति शा. ९, ५, १, ५७; तां. ८, ६, १३; ९, ६, १०; ११; जै. ९१; प. ५, ९; स्रवन्ति शा. ९, ३, १, १८; २४; स्रवन्ति शा. ७, ५, २, ११; तां. ८, ६, १३; प. ५, ८; अस्रवत् ऐ. ३, २६; शा. ७, १, २, ५-७; १०; अस्रवत् शा. ७, १, २, १; ११; १२, ७, १, १-५;

६; ७; ८; ९; स्रवेत्, स्रवेत् तै. ३, ७, ३, ६.
 स्रवत्- वन् ऐ. ३, ११; -वन्तम् तै. ३, ७, ३, ६.
 स्रवन्ती- न्तीः शा. १३, ८, ४, २; १४, ७, १, ११; तै. ३, १२, ७, ३; तैआ. ६, ४, १; जै. ८८; मं. २, ६, ५; -न्तीषु प. ३, १; -न्त्यः शा. १४, ७, १, ११.
 स्रावि-नरणी- म् इव शा. १, ४, १, १.
 सूच्- लृक्, गु ऐ. ५, २, ५; ७, ५; शा. ३, १, ९; ४, ४, ४; ३, ९, ३, ११; ४, ४, २, ७, २, ९; ६, ३, १, ८; ९; ८, ६, १, १९; ९, ३, ३, १७; ११, ३, १; १२, ४, २, ६; तै. १, ६, १०, ३; २, २, ४, १; ४, ३, २; ३, ३, १, ५; तैआ. ३, १, १; सुक्षु तै. ३, ३, ९, २; सुगम्युः शा. १, ३, ३, ३; लृचः शां. २, २; शा. १, २, ५, २१; ३, १, १; २; ६; ९; ११; २, ३; ५; ४, १५; २, ५, २, ३०; ४२; ४४; ६, १, १२; ३, ६, ३, ४; ६; १७; ९, २, ३, १७; का. १, ५, १, ३७; ६, १, ९; २, ३, ३, १९; ४, १; २; ५; ६; ८; तै. २, ४, ७, १०; ३, २, ९, १४; ३, १, १; २; ५, ४; ६, ३; ९, २; ७, ६, ८; १८; सुचम् ऐ. ७, ५; शां. २, २; शा. १, ३, १, ६; २, १; २, ५, २, ४६; ३, ६; ११; ३, १, ४, २२; ५, २, १; १३; ३, १३; ९, ३, ३, १४; १२, ४, २, १३-१५; ५, ३, ४; ५; का. १, ५, १, ३६; ३, ६; ३, ६; ३, ६; २, ५; १०; २, २, ४, ५; तै. ३, ५, ४, १; गो. १, ३, ११; ११; सुचा शां. २, २; २२, ३; शा. १, ४, ४, ४; ९; ५, १; ३, १, ४, २; १६; ६, ४, ३; ४, ५, २, ८; ९, २, ३, ४१; ३, १, १६; १७; २,

२; ५, १, ४८; का. १, ५, १, ३०; तै. १, ६, ३, ७; २, ४, ४, ९; ५, ८, २; ३, ३, ६, ३; गो. १, ३, ११; १२; सुचि ऐ. ७, ५; ऐआ. ५, १, १; शा. २, ३, १, २१; ३९; २, १६-१८; ९, २, २, २; ६; ११, ५, ३, ४; ७; ६, १, १३; १२, ४, २, ६; ९; १०; का. १, ३, १, १३; २८; प. २, ९; सुचि इव तै. १, ४, २, १; सुचोः शा. २, ५, २, ४१; ११, ४, २, १; २०; का. १, ५, १, ३६; सुचौ शां. ३, ३; शा. १, ४, ५, १; ५; ८, ३, १; २७; २, ५, २, ३५; ३८; ६, १, २, ३; ४४; ४५; ३, ४, ४, १०; ७, ४, ७; ९; ८, १, १; ५; २, २, ३; ५, १, ३, १, ३; ५, ४, ३, ३; ६, १, २, ३०; ७, ४, १, ३६; ३९; ४५; १०, ४, ३, १, ४; ५, ४, १, ५; ७; १०; ११, ४, २, ४; १९; १४, १, ३, १; ३, १, २०; का. १, ५, १, २७; ३६; ६, १, १५; २९; ३०; तै. ३, ३, ९, १; ७; गो. २, २, ४.
 सूक्-संमार्जन- नानि शा. १, ३, १, ११; का. २, २, ४, ८; तै. ३, ३, २, १; ४.
 सुग्-दण्ड- म् गो. १, ३, ११; १२.
 सुग(ञ्ङअ)-वधान- म् जै. १२७.
 सुगा(ञ्ङअ)-दापन- नेन शां. ३, ३.
 सुत- तात् गो. १, २, १७; -ते शा. ७, १, २, ९.
 सुति- तयः ऐ. १, २; -तिः ऐ. ४, १७; तै. ३, १२, ५, २; -ती तै. १, ४, २, ३; २, ६, ३, ५.
 सुव- वः शा. १, ३, १, ९; २, ३; ५; ४, ४, ३; ५, २, ४, १८; ६, ३, १, ८; ९; ३, १८; ११, ३, २, १; ५, ६, ३; १४, ९, ३, १; का. २, २, ४, ६;

† 'स्रि-ञ्' इति दीर्घः पाठः । φ = नुरभिष्ट- । √ च-चांश्च । ‡ सुपा. स्वगभावः प्रामादिकः ।
 § 'स्तुतात्' इति कालि. ।

तै. ३, ३, १, ५; -वम् श. १, ३, १, ४; ९; ९, २, १-१९; २, ५, ३, ६; ११; ३, १, ४, १७: २२: ५, २, १; ५, २, १, १; ४, १९; ९, २, ४, १६: का. १, ५, २, ५: १०; २, २, ४, ४; ३; तै. ३, २, ९, १४; ३, १, १; ५; गो. १, ३, ११; १२; -वस्य तै. ३, ७, २, ७: -वे श. १, ९, २, १६; ५, २, ३, २: ४, १५: -वेग ऐ. २, १२: ऐआ. ५, १, १; शांआ. ५, ३; ११, ४; वा. १, ४, ४, ३: ९: १३; ३, १, ४, २; १७; ४, १, २५; ४, ९; ६, १, २१; ४, ३; ९; ७, १, १०; ८, २, २१: ५, २, २, ४; ४, ४; ६, ३, ३, १८; ७, ५, १, ३२; ९, २, ३, ४१; ३, ८, ४; ५, १, ४४: १३, ८, ४, ८; तै. १, ३; ८, २; ९, ५; ६; ७, १, ९; ३, ३, ७, ३; ११, ९, ८; जैउ. ३, ४, ३, २: सा. २, ५, ३; ३, ६, १२: -वौ श. १२, ५, २, ७.

स्रोतस- तांमि सा. २, २, १.
 स्रोत्या- न्या: ऐ. ३, ३९.
 स्वक-पर्ण- गर्ण ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३.
 स्व,स्वा- स्व: ऐ. १, १६; २८: ७, ३०; शां. ३, ३; २३, २; श. १, ४, ५; २, १, १६; ४, २, १७: २, २, ४, ४; ६; १६; ५, १, ७; ५, २, ५, १२; ४, ३, १; ९, २, २, २; ३९; १४, ७, १, ५; का. १, २, ४, ३; ५; ३, ३, ४; २, १, ३, १०; तै. २, ४, ४, १; ३, ७, १४, ५; जै. ७८; ११५; १५७; स्व: ३इव श. ३, ३, २, ७; स्वम् ऐ. १, २९; ३, १३; २७; ७, २४; ऐआ. २, ५, १; १, १; शां. ३, ३; ५, ६; श. १, ४, २, १७; ५, ३, ५; ४, ५; ७, ३, १३; २, २, ४, १७; ३, ४, २९; ६, १, १५; २२; ३, ५, ३, १८; ७, १,

२४; ८, ४, १४; ५, १, २, ४; ३, १, १८; ५, १, ७; ५, ३, १, १; २: ५-९: ११: ५, १२; ४, १, १५; ३, ११: १९; ७, १, १, ९; १२, ८, २, २२- २४: १४, १, १, २३: २४; ४, १, २७; २, २८; ६, १, ३; का. १, २, ४, १३; ४, १, ११; २२; ६, १, ११; १५; २७; तै. १, १, ५, ५; ३, ७, ४; ५, ९, १; १०, ७; ७, १०, १; २, १, ४, ८; २, १, ७; ४, ३, १२; ७, १२, १; ८, ८, ११; ३, १, २, १०; ५, ३, २; ७, ६; ६, ११, ४; १२, २; ७, ५, ४; १०, ११, १; २; तैआ. ६, ५, १: १०, १, १४; ११, २; तां. ५, ४, १०; ५, ८, ९; ९, १, ११; १२, १०, १६: २०, १४, २; जै. २२; ७४; १५१; १८६; २०३; प. २, ८; ३, १; सा. १, १, ११; गो. १, १, २०: ३१: २, १, २४; स्वम् स्वम् श. ३, ७, १, २२; स्व्या ऐ. १, १३; १५; १६: ३०; २, ५; शां. ५, १२; १६, १; २८, ३: ३०, १५; ५: श. १, ३, ५, ४; ३, १, २, १६; ३, ७; ६, ४, ४, १५; १९; ७, ३, ८; ९, ४, २, १५; १२, ८, २, ८-१०; ३, १०; १३, १, २, ३: ४: २, २, १४; १९; ६, ८; ७, १०; ३, १, ३; ३, ४; तै. १, ७, ८, ४; ८, १, १: २, २, ५, ३; ३; ३, ४: ८, ५, ७; ३, २, १, २; ३, २, २; ९, ४, ५; १६, १; १७, ३; तैआ. ५, ७, ३; तां. ६, ४, १; जैउ. १, १२, ३, २-४; गो. २, ६, १३; स्वयो: गो. २, ६, १६; स्वस्मिन् गो. २, ४, १५-१७; स्वस्य ऐआ. ५, १, ४: श. ५, ४, ३, ११; ११, १, ६, ६; १५; तै. १, १, ९, ६; ७; तां १५, ७, ५; जैउ. १, १०, १, ११; स्वस्याम् गो. २, ४, ८: ९; १५- १७; स्वा श. ३, २, १, ३१; ९,

४, २, २; ७, २, ३, ८; तै. २, १, २, ३; तां. १०, २, १; जै. ८८; स्वा: ऐ. ५, २, ५; शां. २६, १४; शांआ. ६, २०; श. १, ६, ४, १७; ३, १, ३, २४; ४, २, ३; १०, ५, २, १४; १४, ४, १, १९; ८, ४, १; तै. २, ७, १८, १; २; ८, १, १; जै. १८; ११५; १६६: प. १, ३; गो. २, ६, ६; स्वात् ऐ. ७, ३१; शां. १२, ५; २२, ७; श. ५, ४, ३, ११; ११, ५, ५, ८: १२, ५, १, १३; ७, २, २०; तै. १, १, ३, ८; ४, ४, ८; ७, ४; ३, ८, ४, ३; तां. १६, ५, २७; प. १, ६; स्वात् श. २, ६, १, ३; ३६; ३, ३, ११; ५, ३, १, १२; ६, ६, ३, १५; का. १, ६, १, २; २४; तैआ. २, ५, ३; ६, ११, २; जै. १८; जैउ. २, २, २, २; गो. १, १, ३२; स्वानाम् ऐ. १, ५; २८: २, १; २२; शांआ. ९, २; श. १, ६, ३, २२; १०, ३, ५, ८; १०; १२, ८, १, २०; २, २, ८; ३, २; १४, ४, १, १९; ९, २, १; २; ५; तै. २, ३, ८, २; ९, ७; ४, १, ८; ३, २, ५, ९; ७, ६, ७; तां. २, ९, ४; १९, १०, ११; जै. १७; ५६: ९५; ९८; १३९; १५७: १८३; १८६; १९१; जैउ. २, ५, २, ८; ५, ११, १, १०; प. १, ३; गो. २, ५, ६; स्वानि ऐ. ७, १९; २५; श. ५, ३, ४, १४; प. २, ८; स्वाम्याम् श. १, २, ४, ४; ३, ९, ४, ३; वा. २, २, २, ३; स्वाम् ऐ. १, ३; ३, ३३; ८, ८; ऐआ. १, ३, ४; श. १, ७, ४, १-४; ३, १, २, १३; ४, ४, २१; २२; ५, ४, १८; ५, ३, १, ४; ६, ८, १, ८; ९, २, ३, २५; ११, ३, ३, ७; १२, ७, ३, १४; १४, ४, २, २३; तै. १, ४, २, २; ६, ९, ७, ७; ४, ३; २, ५, ८, ८; ६, १, ४; ८, ४, ४;

३,३,२,५; ५,६,१; ७,४, १७;
 ७, १०; तैआ. १, २७, १; ५,
 १,९; १०,४; १०, १, १६; तां
 ८,२,१०; २१,१,१; २३,१६,५;
 जै. १४९; २०७; जैठ. १,१४,३,६;
 ८; घ. २,८; गो. १,१,३; स्वाय
 श १,७,३,१३; ६,३,१,२२; ७,
 ३,२,१४; १४,४,२,२९; तै. ३,
 ११,८,७; स्वाया: तां. २१,२,९;
 स्वायाम् ऐ. २, ६; २१: ६,२५;
 शां. २,२; ५,७; ४,४,१४; ६,
 ३,३,२; ९,१,१,१०; ३,४,१३;
 १३,२,२,१९; ३,३,३; ४,२,१५;
 ५,१,५; १४,२,२,३८; तै. १, १,
 २,१; ६,१,२; १०,२; ७,१,८,८;
 ६; ३,८,२०,४; तैआ. २,६,२; ५,
 ८,९; तां. ११, ५,१७; १५,१०,
 ५:९; जै. ७४; गो. २, १,२५;
 स्वायै श. ६, ६,४,८; स्वै ऐ. १,
 १६; २८; ३,१३; ८,२६; शां. ५,
 ४; ९,२; १८,१०; ज. १, ६,१,
 २०; २,१,२,११; ३,४,२९; ४,३,
 ५,१९; ४,४,११; ५,२,१३; ५,१,
 ४,२; ३,५,२; ६,४,२,६; ७,१,
 १,४३; ८,५, ३,८; १२, ८,२,
 २२-२८; ३,२,५; १३,४,२, १५;
 ४,६-१०; १४, ३,१,२९; ५,१,
 २०; का. १,१,२,७; ४,१, २२;
 तै. १,१, २,६-८; १०,६; ६,१,
 ३; ७,१,९; २,२,२,६; ४,१, ७;
 ६,४; ३,७,४,३; ४:५; ७,९; ८,
 १२,२; १९,२; ८,२०,४; ११,६,
 ३; तैआ. ५,१०,४; तां. ४,४,१०;
 ७, ४,४; ९, २,१२; १५, २,३;
 १६,६,१४; २१,९,१०; जै. ७८;
 १७८; गो. २, १,२२; ४,६; ५,
 ७; ६,१६; स्वोऽस्वै शां. ३०,३;
 स्वेन ऐ. १,३; १३; १५; १६; ३०;
 २,३; ५-७; ६,१; ३६; ऐआ. ३,
 १,६; शां १,१; २,१; ३,२; ९,२;

१५,४; १६,७; १७,३; १९, ४;
 २२,७; २३,६; २५,१; ४; १३;
 २६,८; ३०,५; शांआ. १,२; २,
 १; १६; १७; ७,१५; श. १,३,
 ५,४-५,३,५; २,१,४,१४; २,१,
 १७; ३,४,३२; ४,३,१०; ५,३,
 १८; ३,६,३,२१; ६,४,४, १५;
 ६,१,११; ७,३,८; ७,४,१,४१;
 ४२; ५,१,३; ८,२,१,६; ९,१,
 १, ८; ९; २, २,३; ३, ३०;
 ४,२,१५; ११,७,४,२; १२,८,
 २,८-१०; ३,३; १३,२,२,१८;
 ३,३,३; ४,२,३; ५,१,५; १४,७,
 १,१०; का. १,१,४,१४; २,१,
 ११; ४,१,२३; ५,२,१७; तै. १,
 ४,४, ११; ६,६,१; २; २,५,२,
 २; ८,३,६; ३,३,२,२; ७,३,५;
 तां. ६,५,१२; ९,२,५; ७,९,१५;
 ९,९,१४; १३,३,३; ४,१८; ५,
 ३; ६; ६,५; १८,१,२३; १९,३,
 २; जै. ११५; घ. १,५; ६; गो.
 १,२,१०; २,३,२०; ६,१३; १६;
 स्वभ्यः जैठ. २, ४, ३, ८; स्वेषु
 ऐ. १,५; १६; २,१; २२; ८,२६;
 शां. ८,१; श. ५, १,१,१; १०,
 ३,५,९; ११,१,८,१; १४,४,१,
 २०; तां. २०,५,५; स्वै: शां ५,
 १०; शांआ. ६, २०; श. ४, ३,
 ४,१४; ८,२,१,६; १५; १२,३,
 ५,२; तै. २, ४,४, ५; जैठ. १,
 १४,३,६; १०; गो. १, ५, २२;
 स्वौ श. ४,२,१,२; ५,३,१,१०.
 स्व-कर्मन्-र्मणा ना. १,५,१५;
 -र्मभिः तैआ. १, ८, ६; -र्मसु
 गो. १,५,२५.
 स्व-कामिन्-मी य १०, २, ६,
 ७; तैआ. ४,३,१,१.
 स्व-कृत-तम् श. ५,२,३,३; ७,
 २,१,८; जै. ३०; -ने श. ५,०,
 ३,३; तै. १,६,१,३; ७,१,९; २,

२,१,५.
 स्व-गृह-हे श. १४,९,४,२,३.
 स्व-ज-ज: ऐ. ३,२६.
 स्व-तपस-पस: तैआ. १, ४, ३;
 ९,४.
 स्व-तवस-वदम्यः का. १, ४,
 ३,१२; -वस: शां. ५,२; गो. २,
 १, २०; -वसे तै. २, ८, ५, ५;
 -वोम्यः श. २,५,१,१४.
 स्व-तवती-त्यौ का. १, ४, ३,
 १२.
 स्व-तस(:) जैठ. १, १०, १, ११.
 स्व-तोजस-सा तैआ १, १५, १;
 १६, १८; १७, १; २१; १८, १८.
 स्व-धनुस-नु: तां. ७, ५, ६.
 स्व-धर्म-र्मम् तै. ३, ६, ७, १.
 स्व-धर्मन्-र्मम् ऐ. २, १, २.
 स्व-ध्या-धया ऐ. ३, ३७; ऐआ.
 २, १, ८; श. २, ४, २, १५; ६, ६, २,
 ६; का. १, ३, ३, १३; तै. २, ८,
 ९, ४; ३, २, २, २; तैआ ६, १, २;
 १०, १०, ३; जै. ३; जैठ. १, ६,
 २, ७; मं. २, ३, ४; १७; -घा श.
 १, ४, ५, १; २, ४, २, २; ६, १, २४;
 १०, ५, २, २०; १२, ७, १, ९; ८,
 १, ७; १९; १३, ८, १, ४; का. १,
 ३, ३, २; ६, १, १६; तै. १, २,
 १०, २, ३; ६, ९, ५; २, ६, ३, २;
 ४: ७, ८, २; १६, २; ८, ३, ५; ८, ९,
 ५; ३, २, ९, १३; ३, ६, ४; तैआ.
 ६, ७, २; ८, १; १०, ३, १; ३, १;
 ४, १, ६, १; जै. १४३; घ. ४, ७;
 मं. २, ३, १५; वं. ३; गो. १, ३,
 १६; ४, ८; २, १, २४; -घा: ऐ.
 २, २, ३; श. ११, ५, ६, ४-८;
 तैआ. २, १०, १; ६, ९, १; -घामि:
 श. १, २, ५, १९; का. २, २, ३,
 १८; तै. ३, १, १, ६; २, ९, १३;
 तैआ. ६, ४, २; -घाम् श. १२,
 ७, २, १४; तै. १, ४, ९, १; २;

† = य. २४, १६ । काश्री. ५. १, १६-१७ । तु. स्व-नवान् य. १७. ८५ । † ← स्व-वन्-वती- ।

२,६,४,४; १४,६; ८,३,४; ५,६;
 जै. १४३^३; गो. १,२,२२,३,११;
 १२; ४,८; -धायाः श. १२, १,
 २,१; गो. १, ४,७,८; -धायाम्
 श. १२, ८,१,७^३; १३,८, १,४;
 गो. १, ५,२१; -धायै श. ५,४,
 ३, ७^३; तै. १, ३, १०,८; २,७,
 १६,१; मं. २,३,१०.
 स्वधा/कृ, स्वधाकरोति तैआ. २,
 १०,१; स्वधाकुर्यात् श. ११, ५,
 ६,२.
 स्वधा-कार- नः श. १४, ८,९,
 १; तै. १, ६, ९,५; ३,३, ६,४;
 गो. २,१,२४; -रम् श. १४,८,
 ९,१.
 स्वधा-कृ(त→)ता- ता तै. ३,
 २,२,२.
 स्वधा-भू(त→)ता- ता ष. ४,
 ७.
 स्वधा(-धाऽआ-)यिन्(√इ)-
 -यिभ्यः श. १२,८,१,७^३ϕ.
 स्वधा-वत्- -वः श. ६, ८, २,
 ९^३; तैआ. १, २, ४; ४, ५, ७;
 -वन्तौ तैआ. १, १०, २; -वान्
 ऐआ. ५, २,२; शां. २१, २; तै.
 २,७,१२,२.
 स्वधा-विन्- -विनः तैआ. ४,१०,
 ५,५,८,१२; -विभ्यः तै. २, ६,
 ३,२^३.
 स्व-धामन्- -म्ने तै. २,८,६,८.
 स्व-धुर्- -धूः तां. ७, ९,१२; १३^३;
 जै. ११३.
 स्व-धृति- -तिः ऐ. ५,२२^३; श. ४,
 ६,९,८; १३, १,६,२; मं. १,३,
 १४^३; -ती तै. ३,७,६,८.
 स्व-भानु- -नवः श. २, ६,१, ३८;
 का. १, ६, १, २५†; -नवे शां.
 २२,१.
 स्व-भूत- -ते श. ४, ४, १, १५;
 तैआ. १,११,८.

स्व-यशस्- -शसम्, -शाः तै. २,
 ८,७,४.
 स्व-युक्ति- -क्तिभिः तै. २, ४,५,४.
 स्व-योनि- -नि आ. १, ९०; -नौ
 शां. २^५,५:६^३; जै. ३६.
 स्व-राज्- -राजः ऐ. ५,५; शां. २२,
 ८^३; श. ५,३,४,२१^३; -राजम् ऐ.
 ८,१२; १७; तां. १०,३,८; -राजा
 श. ७,४, १,९; -राजे तैआ. १,
 २९, १; -राट्, ङ् ऐ. ८, १४^३;
 १९; ऐआ. ५, २, २; शां. १७,
 १; श. ३, ५,४,१५; ७, ४, २,
 २३^३; २४^३; ५,१, ३१^३; ८, ३, १,
 १४; ६,१,८^३; १०, ५,४,८; तै.
 १,१,७,२; ८,६; २,६,५,४; ७,
 ७,२; तैआ. १०,११,२; २२, १;
 तां. १०,३,८; गो. १,५,८.
 स्वराट्-वत्(मतुप्)- -वत् शां.
 २२,६; ८^३.
 स्व-राजन्- -राज्ञे तै. ३,९,९,३;
 १०,७,१.
 स्वराज्ञी- -ज्ञी तै. ३,१०,६,१;
 ११,३,१.
 स्व-राज्य- -म् आ. १,४१२.
 स्व-रूप- -म् तां. ५,७,९.
 स्व-रोचस्- -चाः तै. २,७,८,१.
 स्व-लोक- -के तैआ. १,२०,१.
 स्व-वासिन्- -सिनी आ. १,५११.
 स्व-वृत्- -वृत् गो. २,२,१४.
 स्व-वृक्ति- -क्तिभिः ऐ. ५,४; ऐआ.
 ५,३,२; शां २२,६.
 स्व-शिरस्- -रसाम् जैआ. २,१३,७.
 स्व-सर- -रस्य श. ४,३,५,२०; तै.
 २,८,६,६; -रेषु तां ११,४,३.
 स्व-सिन्- -सिचः श. ५,४,२,५.
 स्व-स्थान- -नः आ. १.
 स्व-होत्- -ता ऐ. १,२२.
 स्वै(स्वऽए-)षु- -म् श. २, ४,२,४;
 का. १,३,३,४†.
 स्वैपावीर- -रऽइव शां १,१.

स्वयम् ऐ. १,६; २,१५; १६; ३४^३;
 ३,२१; ४,१; ६,१०: ३४; ८,२६^३;
 ऐआ. ३, २, ४; शांआ. ४, १३;
 १०,१^३; १२, ५; १४,५; १८,४;
 २२,१; २६,३; ५:२८,३; श. १,
 १,१,१५; २,२,१०; ५, १४; २१:
 ३,१,२६^३; ६, २,३; ३,८; ७,३,
 २५; ८,२,४; ३,१; ३; १०; २,२,३,
 २५; ३, २,१४; ४,२, १९; ५, १,
 १४; ३,५,१,२६; ३,१९; ४, १,१,
 २२^३; ६,८,१३; १५; ६,८, १,३;
 ७,४,२,२; ५; ९,२,१,१४^३; १०,
 ४,२,१; ११,१,७,३; ४^३; ८,३,६;
 १३,२,७,११^३; १४,७,१, १०^३;
 का. १,२,३,२२; ३,३,१६; ४,३,
 १२; २,१,१,११; २,३,१९; तै. २,
 ४,२,५; ६,४; ३,२,९,७; ३,६,८;
 ११,४,२; १२,९, ३; ५; तैआ. १,
 ५,२; २,९, १; ८, ७,१; तां. २,
 ११,२; १६,२; जै. ४७; ८७; ८९;
 १९८^३; जैठ. ३,१,५,५; २,२,१;
 ष. ४,१^३; सा. २,५,४; गो. १,१,
 १; ३; २,५; २,२,२३.
 स्वयं-श्रुत- -तः श. ७,३,१,२६.
 स्वयं-समृ(द्ध→)द्धा- द्धा गो.
 २,२,२०.
 स्वयं-संपन्न- -म् जै. ८९.
 स्वयं-संभूत,ता- -तम् शां. २०,४;
 -ताः श. १३,४,२,८; ११; १४; ३,५.
 स्वयं-कृत,ता- -तः, -ता तै. १,७,
 ३,८.
 स्वयं-ज्योतिस्- -तिः श. १४,
 ७,१,१०; १६.
 स्वयं-दिन्- -म् तै. १,७, ३,८.
 स्वयं-निर्दिष्ट- -ष्टः श. ८,६, १,
 १६; ९,१,१,३९; २,१२.
 स्वयम्(-म्ऽअ-)भिरचित- -तः
 जै. १०.
 स्वयमा(-म्ऽआ-)तृ(ण्ण→)ण्णा
 (√तृद्)- -ण्णया श. ७, ४,

ϕ = य. १९,३६ । † 'स्व-भावनः' इति मुपा. अशुद्धः वृ. श. । ‡ 'एवं' इति मुपा. ? ।

२,९;९,२,१, २३; -पणा श. ६,
२,३,६;७, ४,२, १३;२३; ४;८;
९;१०; १३:२०;५,१, ३५: ८,
३,१,७;१०;११; १३;२, १३:५,
४,१०;६,२, ८;१६;७,१,९;१०;
१७; १८;१९;२,११:३,२;३;९;
११;१७; १९;९,२,१,४;२३;३,
३१: १०,४,३, १४;१६; १८:५,
४,१५;५,१०: -पणा: श. ७, ३,
२,१३:८,३,१, १०; ७,३, १९;
४,१; ४;९, ५,१, ५८: -पणाम्
श. ६,१,२,३;१;२,३,१;३:५;७,
४,२,१-३;५,२, ४०:८,५,४,९;
७,२,११; १२;३,४;९:११; १३:
९,२,१,३-५;३,३१:१०, १,३,
७;४,९; -पणाया: श. ६,१,२,३१;
२,३,२;४; ७,४,२,१०;१३: ८,
३,१,११;१३;२,१३; -पणायाम्
श. ७,४,२,१३;८,७,३,२:३;४;
-पणायै श. ७,४,२, २०;८, ३,
१,१३: ६,२,८; १६; ७, १,९;
१०: १७-१९; २, १२; -पणासु
श. ८, ७,४, १;४; -पणे श. ८,
७,३,२०;१०,५,४,१५.
स्वयमातृण-व(त्→)ती- ल्यः
श. १०,४,५,३.
स्वयमुदित(म्सुडद्/इ)- म्
श. ५,३,२,६.
स्वयमुपेत(म्सुडप/इ)- तः
श. ३,८,४,६.
स्वयं-प्रशी(ण→)णां- णां,
-णांयै श. ५,३,२,५.
स्वयं-प्रस्तुत- म् श. ४,६,९, १७.
स्वयं-भु, भू- भु श. १३, ७, १,
१; तै. ३, १२, ३, १; तैआ. १, २, ३,
८: २, ९, १; ३, ६, १; १०, १४, १;
-भु: तैआ. १०, ६३, १: -भुम्
तैआ. १, २, ३, ८: -भुव: जैड.
४. ८, १, १: -भुवं तैआ. ३, ६.

१; -भू: ऐ. ८, १४; १९; शांआ.
१५, १; श. १, ९, ३, १६; १३,
५, २, २३; वं. २; गो. १, २, ८.
स्वांकृत(←स्वयं-कृत)- तः श. ४,
१, १, २२; २, २१.
स्वी/कृ, स्वीकुरुते श. १, ५, ३, ५;
३, ३, १, ३; स्वयंकुर्वत श. १, ५,
३, ५; ३, २, १, २३.
स्वी-कृत्य श. ३, २, १, २३; ४, २,
१, ६; ५, ३, ४, २४.
स्वगा श. १, ८, ३, २१: ९, २, १८; २, ५,
२, ४४; ६, १, ४७; १३, १, २, ३;
का. १, ७, १, ३७; ६, १, २०; तै. २,
४, १, ९; ३, ३, ८, ११; ८, ३, ६.
स्वगा/कृ, स्वगाकरोति श. १, ८,
३, ११; २१: ९, २, १५; ४, २, ५, १;
१३, १, २, ३; तै. ३, ३, ८, ११;
८, ३, ६; स्वगाकरोति श. १, ९,
२, १४; १५; गो. २, २, १२.
स्वगा-कार- रः श. ४, ४, ५, ३;
तै. २, १, ५, २; -रेण तैआ. ३,
८, २.
स्वगा-कृत, ता- तः श. ३, ७, १,
३०-३२; -तस्य तै. ३, १०, ८,
२; -ता श. १, ९, ३, १८.
स्वगा-कृति- ल्यै तै. २, १, ४, ८;
तैआ. ५, ८, २.
स्वगृह- ख- द्र.
स्व(सुडअ)-ङ्ग- ङ्गः श. ६, ७, ३, १०.
स्व(सुडअ)-ङ्गुरि- रिः श. ६, ५, ४,
११; तैआ. ४, ३, २.
स्वज- ख- द्र.
स्व(सुडअ)-ञ्च्- ञ्च्म् तै. २, ८, २,
४: ५, ४.
स्वतपस्, -तुवस्, -तस्, -तेजस्- ख- द्र.
स्वद, स्वदते श. २, ४, ४, १६; का.
१, ३, ४, ९; स्वदन्ते तै. २, १, १,
३; स्वदात् तै. ३, ६, २, २;
स्वदाति तै. १, ३, ५, १; स्वदाति
तै. २, ६, ७, ६; ८, ४; स्वदतु श.
५, १, १, १६; ६, ३, १, १९; मं.

१, १, १: स्वदन्ताम् श. ३, ७, ३,
१२; स्वदन्तु श. ३, २, २, १९;
तै. ३, ६, ३, २; ४; स्वदन्तु श. ३,
७, ४, ६; स्वदस्व ऐ. २, ९.
स्वदयति ऐ. २, ९; ऐआ. २, १,
७; शां. १०, ५; १६, ८; २८, २;
श. १, ७, १, १९; २, ४, ४, १६: ६,
१, ७; ४, १, १, १३; ६, ६, ३, ५; ६;
१२, ७, ३, ५; का १, ३, ४, ९; ६,
१, ६; तैआ. ५, ७, ७; ८, ११;
स्वदयति तै. १, १, ८, ५; ३, ५, १;
६, १, १०; ११; ७, २, ५; ४, ४; तां.
६, ९, ९; स्वदयन्ति जै. ४८;
स्वदय तै. ३, ६, ३, १; स्वादय
श. ४, १, ३, ७; अस्वदयत् श.
४, १, ३, १०; अस्वदयन् तै. २,
१, १, २; तां. ८, ४, ५; अपिस्वदन्
श. १, ४, १, १६.
स्वदयित्वा श. १२, ७, ३, ४.
स्वदित्, ता- तम् शां. १२, ८; तै.
१, १, ७, १; ८, ५; ४, ८, ४; -तस्य
तां. १८, १, १२; -ता: तां. ६,
९, ९.
स्वधनुस्, -धर्म-, -धर्मन्-, -स्वधा-,
-धामन्- ख- द्र
स्व(सुडअ)-धिचर(ण→)णा- णा श.
१, ९, १, ८; तै. ३, ५, १०, २.
स्व-धित(=सु-धित/धा)- ता तै. ३,
७, १३, १.
स्वधिति- ति: शां. १२, ३; श. ३,
६, ४, १४; तै. ३, ६, २, २; तैआ.
१०, १०, १; ५०, १; -तिना मं.
१, ८, ७; -ते श. ३, १, २, ७; ६,
४, १०; ८, २, १२; मं. १, ६, ६.
स्वधुर-, धृति- ख- द्र.
स्व(सुडअ)-ध्य(क्ष→)क्षा- क्षा श.
३, २, ४, २०.
स्व(सुडअ)-ध्वर- -र श. १, ४, १,
३९: ६, ४, ३, ९; तै. ३, ५, २, ३;
-रम् ऐ. १, १६.
स्वध्वर्यु- र्यु: जैड. ४, ६, १, ६; २, ४.
३.

स्वन(√स्वन)- नैभ्यः तै. ३, ४, १२, १.

स्व(सुडअ)-नीक- -०क ऐ. १, २८; शां. ९, २.

√स्वप्, स्वपिति ऐआ. ३, १, ६; शांआ ७, १९; श. १, ६, ३, ४१; १०, ३, ३, ६; ५, २, १४; १४, ५, १, १८; स्वपिति श. ३, २, २, २२; १०, ५, २, ११; ११, ५, ७, १; जै. १६०; जैड. ३, १, २, ५-८; स्वपितिऽड्व शां. १, ४; श. २, २, ३, २१; का. १, २, ३, १७; स्वपन्ति श. ३, २, २, २२; ४, १, २, २५; स्वप्स्यामः श. ३, २, २, २२; स्वपितु गो. १, २, २; स्वप्त-तैआ. १, २७, २; स्वप्यात् श. २, १, ४, ७; ३, ९, ३, ११; १०, ५, २, १२; का. १, १, ४, ६; स्वाप्सीः मं. १, ६, २६. अस्वापयन् तां. १२, ५, १९; अस्वापयः तै. २, ५, ८, ११; सुपुप्याः श. ११, ५, ४, ५. सुप्त-सुपवा, सुपुप्त- सुपुप्स- गद्र.

√स्वपत्-पतः श. ३, २, २, २३; -पते श. १०, ५, ३, १२; -पन् श. ८, ५, १; १७; -पन्तम् श. ३, २, २, २७; १०, ५, २, १२.

दस्वपत्-पतः तैआ. ४, २८, १; जै. १९०; -पन् शांआ. ४, ५; श. २, ६, २, १७; १२, ३, २, ७; का. १, ६, २, ८; जैड. ३, १, १, १४; गो. १, ५, ५; -पन्तः तां. १, ६, १०; -पन्तम् तैआ. ४, २८, १; जैड. ४, १, १, २-६; गो. १, २, २.

स्वपन्-म् तै. ३, ४, १४, १. स्वप्तव्य-म् तां. १०, ४, २.

स्वप्-मः श. १०, ५, २, १४; १४, ७, १, ७; जै. १६०; गो. १, २, २; -मम् शांआ. ५, ३, ६, १९; श. १४, ७, १, १९; २०; जै. १४; गो. १, २, २; -माः ऐआ. २, ४, ३;

३, २, ४; शांआ. ११, ४; -माय तै. ३, ४, ६, १; -प्ने शांआ. ६, २; श. १२, ९, २, २; तै. २, ६, ६, १; जैड. ४, ५, १, २; -प्नेन श. ३, २, २, २३; १४, ७, १, १२.

स्वप्न-स्थान-म् श. १४, ७, १, ९.

स्वप्ना(-प्रडअ)-न्तु-न्तम् श. १४, ७, १, १८; -न्ते श. १४, ७, १, १४; १७.

स्वप्न्या-प्न्यया शांआ., ६१५; श. १४, ५, १, १९.

स्व(सुडअ)-पत्य, त्या-त्या तै. २, ५, ५, १; -त्यानि तै. २, ५, ८, १०; ८, १, १; -त्यै तै. २, ६, ९, १.

स्व(सुडअ)-पराह-ह्ले ऐ. १, २२.

स्व(सुडअ)-पस-पसः तै. ३, ६, ३, ४; आ. जैआ. १, २६०; -पाः श. ४, ५, ४, ९; तै. २, ४, ७, ४; ८, ४, ७; तैआ. २, ५, १.

स्वपस्य-स्याय श. १३, २, २, ९

स्वभानु-ख द्र.

स्व(सुडअ)-भिगूर्त-म् तै. ३, ६, २, २.

स्व(सुडअ)-भ्य(-भिडअ)-क्त-म् शां. १०, १.

स्व(सुडअ)-मृत-म् तैआ. ७, १०, १.

स्वर्(ः) ऐ. २, ३१; ३२; ३७; ३, ३९; ५, १२; १४; २०; ३१; ३२; ३४; ६, ७; ७, २, ८, ७; ११; १३; १८; २७; ऐआ. १, ३, २; ५, १, ४; ५; ३, २; शां. ३, ५, ६, १०; १२; २३, ६; ६; २७, ६; ३०, ६; शांआ. १, ८; ४, १४; श. १, १, २, २१; ९, ३, १४; २, १, ४, ११, -१४; २५-२९; ४, १, १; ३, २, २, ६; ३, २, १२; श. ७, १, ३२; ४, ३, ४, १७; ४, ४, ११; ६, ९, १२; २४; ५, २, १, १०, ६, ३, १, १५; ३, १४; ४, १, ६; २, ६; ३, ६; ७, २, ६; ८, १, २, ४; ४, २; ६, ३, १८; २४;

७, ४, ५; ९, २, ३, २४; २७; २८; ३५; ३९; ३, ३, १४; ४, २, १९-२३; २५; ४, ४, ३; ५, १, ४८-५०; ११, १, ६, ५, ८, ४; १२, ४, १, ८, ८, ३, १८; ९, २, ८, १३, २, ६, ८, १४, ३; १, २, ८; २, ५, ७, १, ८, ६, ४, ५, ९, ३, ७; १३; ४, २, ५; का. १, १, ४, १०-१३; २३; २४; २६; ४, २, १; २, २, १, १५; तै. ३, १०, २, १; ५, १; ११; २, ४, ३, १; ४, २; ५, ३; १२, ३, १; ५, ३; ४; ७; तैआ. १, १, २; १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १; २१, १; २७, ५; ३१, ४; २, ११, १; १९, १; ३, १५, २; ६, २, ३; तां. ५, ३, ५; ७, १, ११; जै. ११२; १२३; १८२; जैड. १, १, १, ५; ७, १, ६; १४, ४, ४; २, ३, ३, ३; ७; ३, ४, ३; ४१, ८; ३, २; ४, ४, ६; ६, ९, ६; ४, ५, १, ५; १२, २, ३; ५; ६; २, २; मं. १, ६, ३०; २, ४, ५; १४; गो. १, १, ६; १९; २७; २, ४; ३, ३; १७; ४, २३; २, २, १४; ५, १३; ६, १४. =सुवर् गद्र.

स्व-पृष्ठ-ष्ठम् तां. १२, ९, १९; आ. जैआ. १, ५१८; ५२०; -ष्ठानि तै. १, १२.

स्वर्ग-र्गः ऐ. २, १३; १७; ३, ४६; ४, ४; २०; २१; ५, २४; २६; ३२; ६, ७; ८; २०; २३; २६; ३६; ७, १०; ऐआ. ३, १, ६; शां. ८, ९; १०, २; १२, ५; शांआ. ७, १५; श. १, ९, ३, १०; ६, ३, ३, १४; ७, २, ४; ११; ७, २, १, १०; ३, १, १२; ५, २, ३, ६; ८, १, २, ४; ४, १, २४; ५, ३, ४; ६, १, १; २३; ३, १८; १९; ७, ४, ६; १७; ९, २, ३, २४; ३, ४, १२; ४, ४, ३; १०; १, ४६; १०, २, २, २; ५, ४, ६; ९; ११; १३; १९; ११, ५, ६, ३;

१२, ८, १, २२; ९, २, ८; १३, १,
 ३, १; ३; २, १, ५; ६; ५, २, ८, ५;
 ५, २, २; ४, २, ८; १४, ३, १, २, ८; तै.
 ३, १०, १, ३; ४, २; ११, १, १; १२,
 २, १; ४, १; ५, ७; ८; तैआ. १,
 २, ७; २, ६, २; जै. १०; ८४.
 ११०; १३२; १४५; १५६;
 १६८; १७०; जैउ. १, ४, ३, ३;
 ३, ३, ३, ७; ४, ७, २, ११-१७;
 तां. ४, ६, १७; २४; ६, ७, १०; ९,
 १, ३१; १२, ११, १०; ११; १६,
 ५, १५; ८, ६; १५, ६; १८, २, ४;
 १४; ७, १२; २५, १०, १६; घ. १,
 ५; गो. १, ३, १, ८; ४, ८; १०; १२;
 २, ३, १७; ५, ८; ६, २; ५; १६;
 -गैस्य ऐ. १, ७; ९; १०; १३;
 १६; २, १; ३; ६; ११; १३; १४;
 ३२; ३, १७; १९; ४२; ४, ४;
 १७; २०; २१; २३; २७; ३२; ९,
 १; १४; २४; २६; ३०; ६, ४; ६;
 ७; ९; १९; २०; २१; ३२; ३४;
 ७, १०; १२; ३०; ८, २४; ऐआ.
 २, ३, ८; शां. १, १; २, ६; ९; ३,
 ३; ५, १०; ७, ६; ७; ८; ८, २; ९;
 १०, २; १३, ३; १८, ४; २२, १;
 ३; ५; २३, ५; २४, ८; ३०, ६;
 शांआ. ७, २; ४; १०, ८; शा. १,
 ६, १, १०-१३; १५; १९; २, ३; ७,
 ३, ३, १६; ३, ४, ३, ८; ५, १, ९;
 ७, १, २३; ८, १, १६; ९, ३, १०; ४,
 १, १, २५; १, ५, १; २, ५, ५; ७; ९;
 ३, २, ५; ४, ४; ८; ६, ३, १, १४;
 १५; ३, १४; ५, ४, ७; ८; ६, १, १२;
 ७, २, ६; ४, ८; ११; ७, ४, २,
 १६; ५, २, ३६; ८, ५, ३, ४;
 ६, १, २; २३; ६, २, ५; ३, १८;
 १९; २१; २४; ७, ४, १७; ९, २, ३,
 २४; २६; २८; ३, ३, ३; ४;
 ५; ४, ४, ३; ११; १५; ५, १, ४८;
 १०, २, १, १; २, २; ४, ४, ४; ५, ४,
 ६; ९; ११; १३; १९; ५, ५; ११, १,

१, २; २, ६, १३; ७, २६; ४, १, ८;
 १६; २, १९; ५, ५, १; ३-६; १२,
 २, २, ६; ९; १०; ११; ३, १; १२;
 ३, १३; ४, १, १०; ७, २, १५; ८, २,
 २; ९, १, १७; १३, २, १, ५; २, १६;
 ३, १; २; ५, २; ७, १०; ८, १, ९, ७;
 ११, २; ८, ४, १; १४, २, १, २; ६,
 १, ८; ७, २, ११; ८, ४, १; का. १,
 १, २, ९; तै. ३, १०, ९, १०; ११;
 ११, २; ५; ११, ७, ३; ९, २;
 ७; १०, ४; १२, २, २; ३; ४; ५;
 ६; ७; ८; ९; ४, २; ३-६; ७;
 ५, ७; १०; तैआ. २, १, १; ९, १;
 १४, १; १९, १; जै. १०; १३;
 १९; २०; २२; ३२; ४७; ५४;
 ६२; ६५; ६९; ८१; ८४; तां. २,
 ६, २; १२, २; १५, २; ३, २, ५, २;
 ४, २, ३; ३, २; ३; ५; ४, ६; ५, ३; १८;
 ७, १०; ९, २, २; १, १, १०; ३, ५; ४,
 ५; ५, ४; ६, ८; १५; ७, ११; ६, ७, ९;
 १७; २४; ७, ४, २; ७, १७; १८;
 ८, ३, ५; ४, १; ९; ५, ७; ८, १३;
 ९, ५; १५; १६; १०, ४, ५; ११, ५,
 २०; ८, १४; १०, २, ३; १२, ३, २३;
 ५, १६; ६, १२; १०, ६; ११, ११;
 १२; १३, ९, १९; ११, २२; १४, १,
 १३; ३, २४; ५, २५; ९, १६; २९;
 ३२; ४०; १०, ९; ११, ३, १३; ३६;
 ५, ११; ९, १४; १६, १२, १; ७;
 १५, ६; १७, २, १; १२, ३; ४; १८,
 २, ४; ८; ९; १४; ७, १; ९; १०;
 १२; १३; १०, १०; १९, ११, ६;
 २०, ७, १; ११, ३; १५, ९; २१,
 ८, २; ६; २५, १, ३; २, २; ८, २;
 १०, १७; १६, २; जै. १००; ११५;
 ११६; १२९; १३२; १३६;
 १३७; १४५; १४६; १४७;
 १५२; १५६; १६८; १७६;
 १७७; १९४; २००; २०९;
 जैउ. १, ४, १, १; २; ३; ५; २,
 ५; २, ६; ८; ९; २, १, १, २; २०;

३, १, ५; ७; ९; ११; २, ५; ३, २; ४,
 १, २; २२; ५, २; ४, ५, १, ४; ६, ३,
 ४; ५; ८, ३, ३; १०; ८, ४, ७;
 ५, २; ४; ५; ११, ४, ६; घ. १, ५;
 २, २; ३; सं. १; सा. १, १, १५;
 १६; १७; १८; ४, १४; १५; ३, २,
 ५; ८, ३; गो. १, २, १५; २२; ३,
 ८; १०; ४, ८; १०; २०; २३; २,
 २, ६; ३, १७; ४, ८; ५, ८; १२;
 १३; ६, २; ३; १२; -गैस्य ऐ.
 १, ८; २, १; १७; ३, १९; २२;
 ४, १७; २०; ३०; ३२; ५, १४;
 ६, ६; ८; २३; २६; ३६; शां. ६,
 १५; ७, ८; ९; ८, २; ९; १४, १;
 २२, १; ९; २४, ८; शांआ. ३, २;
 शा. ३, ७, १, २३; ४, २, ५, १०;
 ६, ६, २, ४; ९, ४, ४, १५; ११,
 ५, ३, ७; १३, १, ३, १३; २, १, ५;
 २, १६; ३, १; ६, १; ८, १; १०, १;
 तै. ३, १२, २, ९; ४, ७; ५, २; ८;
 तैआ. १, २५, २; तां. २, ६, २;
 १२, २; १५, २; ३, २, ५, ३; ४,
 २, ३; ३, २; ४, ११; ७, १; ५, ३, ५;
 ६, ५; ७, ४; ८, ५; ६, १५; ७, ३,
 २३; ४, १; ७, १२; ८, २, ६; ५, ७;
 ११, ५, १९; ८, १४; १०, १७;
 २३; १२, ३, २३; ४, १४; ५, १६;
 १३, ९, १९; ११, २२; ३, ९; ५,
 १७; २५; ९, १६; २१; २९; १०,
 ९; १५, ३, १३; ५, ११; १८,
 २, ७; ६, ८; ७, ३; ८, १८; १९, ११,
 ६; २५, १, ३; २, २; जै. १०;
 १३२; १५६; १६८; जैउ. ४,
 ८, ४, ५; ७; ५, २; ४, ५; घ. ३,
 ७; आ. १; २, १४, १; गो. १,
 १, १३; १४; ३, २; ३; ४, ८;
 १०; २, १, १; ३, १७; १९;
 २३; ५, ८; १२; १४; १५; ६,
 ३; ३; ५; ७; ८; १३; १६;
 -गौ. ऐ. ४, १६; १८; ७, १;
 गैआ. २, ०, ४; घ. ७, ५, १, १;

जै. ११०; गो. २, ६, २; -र्गात्
 ऐ. ४, १८; १९; ७, ५; ८, २४;
 शां. ८, ९; श. १२, १, २, ३; ४,
 २, ७; ३, ७; तैआ. १, ६, ३; तां.
 २, ६, २; १२, २; १५, २; ३, २, २;
 ५, २; ४, २, ३; ३, ६, ५, ९; ६, २, ३;
 ६, ७, २, २; २, ३; ७, ३, २, ४;
 ११, ५, २, २; ८, १, ४; ९, ६; १०,
 २, ३; १२, २, २, ३; ५, १, ६; १३, ९,
 १९; ११, २, २; १४, ५, २, ५; ९,
 १, ६; २, ९; १०, ५; १५, ३,
 १, ३; ५, ११; गो. १, ४, ७; ९;
 -र्गात् ऐ. ४, १, ६; ५, १०; ६, १८;
 ७, १; १०; शां. २, २; ६, १, ५;
 २, ६, ३; शांआ. ४, १, ५; श. ७, ५,
 १, ९; गो. २, ६, २; १०; -र्गाय
 ऐ. ४, १८; ३, २; ५, १, ४; शां. १, ५,
 १; २, ६, ६; श. २, ५, १, ४, ६; १, २,
 २, ३, १, १, ५, २, १, ५; १, ३, २, १,
 ६; तै. ३, १, २, २, २-८; ४, २-६;
 तां. १, १, ५, २, २; ९, ६; १४, १०,
 ५; गो. १, ४, १, ४; २, २; -र्गे ऐ.
 १, ५; ३, ४, ६; ४, १, ७; ५, २, ६; ३, १;
 ६, ७; २, ६; ३, ४, ३, ६; ८, १, ४; १, ९;
 ऐआ. २, ५, १; ६, १; शां. २, २;
 १०, ३; १, २, ५; १, ३, ५; ९; १४, १;
 २; ४; १५, ५; १८, ५; २, ३, ५;
 शांआ. २, १, ७; ५, २; श. ७, २,
 १, १०; ३, १, १, २; ८, ६, १,
 १; २; ३; ४; ५; १०; २, १; २, २,
 ४, १, २; ५, १, ४, ९; १, १, ५, २, १०;
 ३, ६; १, २, १, ३, २, २; २, ३, १, ३;
 ३, १, ३; ३, ५, १, १; ५, २, ८; १, ३;
 ८, १, २, २; ९, २, ८; १, ३, २, ७,
 १, २; ८, ५; ५, २, २; ४, २, ८; १, ४,
 ३, १, २, ८; का. १, २, २, ५; तै. ३,
 १०, ९, १, ५; १, २, २, ९; ४, ७; तैआ.
 २, ६, २; जै. १, ३; ८, १; १, १, ८;
 १, ३, ३; १, ३, ७; १, ६, ८; जै. ३, ३,

२, २; ३, ८; १०; ४, ५, ७; ४, ७, २,
 ९; १, ८; ८, ४, ३; १०, ४, ९; तां.
 ४, ६, २, ४; ९, १, ३, १; १, ५, ३,
 २, ९; १, ६, १, २, १; २, ३, १, ९, २;
 आ. १; गो. १, २, ४; ३, १, २; १, ८;
 ४, ८; १०; १, २; २, २, २, ७; १, ७;
 ६, १, २; १, ४; १, ६; -र्गेण ऐ. ५,
 २, ४; ऐआ. ३, १, १, २; ५; ६;
 शांआ. ६, ८; १, ६; ७, २; ४-८,
 १, २-१, ४; १, ५; १, ६-२, ३; गो १,
 १, १, ३; १, ४, ३, २, ३; -र्गेणु ऐ.
 ४, १, ६; ७, १; गो. २, ६, २; -र्गे:
 ऐ. ४, १, ९.
 स्वर्ग-काम-मः ऐ. १, ५, २, १;
 ऐआ. ३, १, ३; शां. ४, १, १; १०,
 १; शांआ. ७, १, १; तै. ३, १, १,
 ९, ७; १, २, ५, ४; तैआ. १, २, ६,
 ६; तां. २, ६, २; १, २, २; १, ५, २;
 ३, २, २; ५, २; ८, १, ३; १, ८; १, ६,
 ३, ३; १, २, ६; १, ५, ५; १, ८, २, ३;
 २, ०, ७, १; १, १, ६; २, १, ८, ३; जै.
 ७, ०; १, ३, १; १, ५, २; १, ७, ६; -मस्य
 ऐ. २, ३; १, ७; ३, १, ९; ४, २, ०;
 शां. ४, १, १; -माः ऐ. ४, २, १;
 जै. ६, ५; ७, ०; प. ४, १; गो. २,
 ६, ३; -माय तां. ७, १, १, १; ८,
 ८, १, ९; २, १, ३०.
 स्वर्गका(म्य→)म्या-म्या जै.
 १, १.
 स्वर्ग-कृत-तः प. १, ५.
 स्वर्ग-म(म→)मा-माः गो. १,
 २, २, ३.
 स्वर्ग-ता-तायै गो. २, ६, ३; १, ४.
 स्वर्ग-नरक-काणि जै. ४, १, १,
 ४, ६.
 स्वर्ग-याण-याः ऐ. १, २.
 स्वर्ग-याणी-णी ऐआ. १, २, ४.
 स्वर्ग-लोक-कः श. १, १, ४, ४,
 १, २; तां. १, २, १, १, १, २; जै. १, १, १;

६, २; १, ०, ०; जै. १, १, ६, ३, ६;
 -कम् तां. २, ५, ८, २; १०, १, ६;
 जै. ५, ४; १, ३, १; -काय जै. ९, ३:
 -के जै. ५, ४.
 स्वर्गिन्-र्गो सं. ४.
 स्वर्ग्य-र्ग्यो-र्ग्यः ऐ. ७, १; शां.
 १, ०, २; तै. ३, १, ०, ९, १, ५; तां.
 ४, २, १, १; -र्ग्यम् ऐ. ६, २, ०;
 २, ४; शां. १, ०, २; १, १, ४, ६; श.
 ३, ९, ३, ३, ०; ४, २, ५, ५; १, १, ४,
 ४, ८; १, २; १, २, ४, २, ७; ३, ७; का.
 १, १, २, ९; तै. २, ५, ४, २; जै.
 ५, ४; ६, ५; ८, १; १, ७, ७; १, ९, ४; २, ०, ०:
 २, ०, ९; जै. १, १, ६, ३, ६; ३, ३,
 ४, ३; तां. ७, ४, १; १, २, १, १, १, ०;
 १, १; प. २, ७; आ. १; २, ७, १, ०;
 सं. ४; गो. २, ३, १, १, १; ६, २;
 -र्ग्यम् इव शां. १, २, ४, ३, ७;
 -र्ग्यो ऐ. १, ८, १, ६; श. २, ३,
 ३, १, ५; ४, २, ५, १, ०; सं. १,
 -र्ग्याः तां. १, ६, ३, ७; -र्ग्याणि
 आ. २, १, ४, १; -र्ग्यान् ऐ. ८,
 २, ४; -र्ग्याय श. ६, ३, १, १, ४;
 -र्ग्यायाः श. २, ३, ३, १, ५; -र्ग्ये
 जै. ८, ४; -र्ग्यो शां. २, २, १.
 स्वर्गिन्(र-जि)-र्जित श. ८,
 १, ४, १, ०; -र्जितम् श. ६, ३, १,
 २, ०; -र्जिते शां. २, ५, ७; २, ६, १, ६.
 स्वर्ग्योतिस्-तिः तां. १, ४, ९;
 -तिपी आ. २, १, ०, ९; जै. आ. १,
 २, ७, ८; २, २, २, ३.
 स्वर्ग्योतिनिधन-नम् आ. १,
 २, ८, ०; -नानि श. ८, ७, ४, ६.
 स्व(र-जि)निधन-रः तैआ. १, ७, १;
 -रम् शां. २, ०, ३; -रस्य तैआ.
 १, १, ६, १; -रात् शां. २, २, १.
 स्वर्गि(र-जि)धन-नम् तां. ५, ७,
 ७; ८; ९; १, २, १, ०, १, ५; १, ६; १, ६.
 ४, १, ०; -नानि जै. १, १, ३;

१ एवं G. । 'स्वर्गम्' इति कालि मुपा. । 'स्वर्ग्यम्' इत्येव मूपा. । स्वः (=नम्रमये हितं) स्वर्गमित्याशयत् ।
 सर्वहस्तलेखसाक्ष्यानुरोधाच्च ।

-नेन तां. ५, ७, ९.
 स्वहंश- -हंक् ऐ. ४, १०; -हंशम् ऐ.
 ४, १०; तां. ७, ७, १५; जै. २८.
 स्वर्षति- -न्ती तां. ६, १०, १४.
 स्वर्भानु- लुः शां. २४, ३; ४; श.
 ५, ३, २, २; तां. ४, ५, २; ६, १३;
 ६, ६, ८; १४, ११, १४; २३, १६,
 २; गो. २, ३, १९.
 स्वर्मय- -याः सा. १, ३, ५; ६.
 स्वर्मह- -हाः सा. १, ३, ५; ६.
 स्वर्ष्य, र्यां- -र्ष्यः जै. ३, ६, ५, ५;
 ६; -र्ष्यम् शां. २, ५, ७; तैआ. ३,
 ११, ११; जै. ३, ६, ८, १; ४;
 -र्ष्यां जै. ३, ६, ८, ४; -र्ष्याणि
 जैआ. २, २३, १०.
 स्वर्वत् (-रुभमलुपु)- -र्वत् ऐ. ५, २०;
 शां. २, ५, ७; तां. ११, १०, १४;
 -र्वति ऐ. १, ९.
 स्वर्विद्- -र्वित् श. ९, २, १, ८; -र्विदः
 शांआ. १२, ४; गो. २, ४, १६;
 -र्विदम् ऐ. ५, १६; शां. २, ५, ३;
 २६, ९; श. ४, २, १, ९; -र्विदा
 श. ६, ४, १, ११; -र्विदि ऐ.
 ५, ८; शां. २३, ३; -र्विदि श.
 ९, २, १, ८.
 स्वर(√सृ)- -रः ऐ. ३, २४; ऐआ.
 २, ३, ६; श. ११, ४, २, १०;
 १४, ४, १, २७; २८; तैआ. ७,
 २, १; १०, १०, ३; तां. १, ५,
 १५; ७, १, १०; ३, २८; ९,
 ३, ११; १७, १२, २; ३; २४,
 ११, ९; जै. ३६; जै. १, ६,
 २, ९; २, १, २, ६; ५, ३, ७;
 ३, ६, ४, ९; ५, १; प. ३, ७;
 मा. १, १, ८; १०; ११; दै. १,
 २३; सं. ३; गो. १, १, २४; ५,
 १४; २, २, १३; ३, २२; ४, २;
 -रम् शांआ. ७, १३; श. १४,
 ४, १, २७; जै. १, ४, ४, ९; ६, २,
 ९; -रस्य जै. १, ४, ४, ९; गो.

१, ५, १४; -राः ऐआ. ३, २, ५;
 शांआ. ८, ८; ९; सं. २; -रणाम्
 तां. १०, ९, २; -राणि शां. २४,
 ५; ८; ८; आ. २, १४, १; जैआ.
 २, २३, १०; दै. १, ४; १८; -रात्
 शांआ. ७, १३; जै. १, ६, २, ९;
 -राम् सं. ३; -रे शां. १२, ५;
 जै. १, ४, ४, ९; -रेण तां. ७, ३,
 २६; ११, ५, २६; जै. ३६; जै.
 १, १२, ४, ६; ३, ६, ६, २; सं. २;
 ३; -रैः ऐआ. २, २, ४; तां. ४, ५,
 २; -रौ तां. २४, ११, ९.
 स्वर-तत्स(ः) दै. १, २४.
 स्वर-त्व- -म् गो. १, ५, १४.
 स्वर-नृत्य-नीत-वादित्र- -प्राणि
 गो. १, १, २१.
 स्वर-पक्ष- -म् जै. ३, ३, ३, १०.
 स्वर-मात्रा- क्रया गो. १, १, १७-
 १९.
 स्वर-रूप- -म् ऐआ. ३, २, १;
 शांआ. ८, १.
 स्वर-वत्(मलुपु)- -वत् श. ११,
 ४, २, ११; -वताम् -वन्तः सं.
 २; -वन्तम् श. १४, ४, १, २७;
 -वन्ति सं. २.
 स्वरवती- -न्ती सं. १; -स्या ऐ.
 ३, २४; गो. २, ३, २२.
 स्वर-विभक्ति- -क्तिः तां. १०, ९,
 २; -क्तेः तां. १०, ९, १.
 स्वर-शम्य-नानातन्त्री- -न्त्रीः गो.
 १, १, २१.
 स्वर-सम्प(क्ष→)शा- -क्षया श.
 १४, ४, १, २७.
 स्वर-सामन्- -म् शां. १२, ५; श.
 १२, ३, १, ८; -मभिः ऐ. ४, १८;
 १९; श. १२, २, ३, १०; गो. १,
 ४, २१; -मन्यः श. १२, २, ३,
 २; ११; गो. १, ४, १४; १५;
 २२; २३; -मा श. १२, २, १,
 ३; ४, १५; गो. १, ५, २; ४;

-मानः ऐ. ४, १९; शां. २४, ३; ४;
 ५; ८; ९; श. १२, १, २, २; ३, १४;
 ४, २; २, २, २२; ३, २; ११; ३, १,
 ४; तां. ४, ५, १; २; २३, १६,
 १; २४, १४, १; ४; १८, १;
 २०, १; २५, १, १; ८; २,
 १; जै. ११८; प. ३, १२;
 गो. १, ४, ९; १०; १४; १५;
 २१; २२; २३; ५, ३; -मः
 ऐ. ४, १९; शां. २४, ५; २५, १०;
 श. १२, १, २, २; ३, १३; २, १, ६;
 ३, १०; ३, ५, १२; गो. १, ४, ९;
 १०; -म्ना जै. १६३; -म्नाम्
 ऐ. ४, १९.
 स्वरसाम-श्व- -म् ऐ. ४, १९.
 स्वरसामा(-मडअ)-भिकृष्ट- -प्ते
 श. १२, ३, १, ८.
 स्वरा(-रडअ)-न्त- -न्तः प. ३, ७.
 स्वरा(-रडअ)-स्वर- -म् ऐआ. ३,
 १, ५.
 स्वरण- -म् श. २, ३, ४, ३५; का.
 १, ४, १, २५; तैआ. १०, १, ११.
 स्वरत्- -न्तः ऐ. ५, २०.
 स्वरितो(-तडअ)-दात्त- -त्तः गो. १,
 १, २५.
 स्वर्ष्यस्- -र्ष्यां आ. २, १४, ११.
 स्वरु- -रवः तै. २, ४, ७, १०; ११;
 -रुः श. ३, ७, १, २४; -रुम्
 ऐ. २, ३; -रौः शां. १०, २.
 स्वरूप- -रोचस्- स्वराजन्- राज्ञी-
 राज्य-, स्व-द्र.
 स्व←सुडअ
 स्वर्क- -र्काः ऐआ. ५, १, १; श. ५, १,
 ५, २२; १२, ८, १, २; तै. २, ६, ३, १.
 स्वर्थ- -र्थं तै. २, ७, १२, १.
 स्ववत्- -सम् तै. २, ७, १२, ४.
 स्वध- -धः शां. ८, २; तै. २, ७,
 १६, २; -म्ना तै. २, ८, ७, ७;
 -श्वात् श. ५, ४, ३, १४.
 स्वद्विष- -म् तै. २, ८, ७, ९.

†=क. ९, १९, २, 'स्वःप-' इति पपा., मुपा.साम. च । ‡ दस्तुदेवपा. । मुपा.तु 'स्वरीयानि(स्वरीयस्-)' इति

स्वलोक- वासिन्- -वृत्- -वृक्ति-
-शिरस्- स्व- द्रः
स्वसृ- सा ऐ. ३,३७; श. २, ६, २,
९; १३; का. १, ६, २, ५; तै. १,
६, १०, ४; तैआ. ६, १२, १; जैउ.
१, १७, १, ६; १८, १, ३; मं. १,
६, २७; २, ८, १५; -सारः तै. १,
२, १, १९; -सारम् ऐ. ७, १३;
श. १, ७, ४, २; ३; जै. १३५; -शै
तै. २, ५, ५, ३; -सुः शां. २६,
११; -स्वा श. २, ६, २, ९; का.
२, ६, २, ५; तै. १, ६, १०, ८.
स्वस्ति- स्तये ऐ. ४, २०; ३०; ८,
११; शां. २०, ३; २४, ९; २५, ९;
श. २, ३, ४, ३०; ६, ६, २, ६; १२.
८, १, २२; का. १, ४, १, २२; तै.
२, ४, ५, ४; ८, ३; ६, ३, ५; ७, १३,
३; तैआ. ६, १०, १; ११, २; १०,
१; मं. २, ५, १४; -स्ति ऐ
१, ६; १०; ११; २६; २, ७; ३,
१४; २६; ४, १०; १३; १४;
१५; २९; ३०; शां. २, ६; ९;
३, ३; ७, ७; ८; १२, १; १८, ४;
१९, १; २; २५, ७; श. १, ९, १,
२७; २, ३, ४, २२; २३; २, २,
२२; ४, २०; ३, ३, १५; १६; ४,
१२; ४, ३, १८; ४, ५, १, ३; ६, ३, १,
२०; ३, ८; ७, ३, १०; २, २, ३,
२८; १०, ३, ५, ८; १२, २, ३, १२;
३, ४, ३-५; १३, ४, १, ९; का. १,
४, १, १७; तै. १, २, २, ५; २,
७, १३, ३; ३, १, २, ६; तैआ. १,
१, १; २, १, ३; ४, २, २; ६, ३, १;
१०, १, ९; ११; जै. ६२; १६८;
जैउ. ४, ८, ४, ७; ५, २; ४; ५; ११,
५, १५; तां. १, ३, ८; ४, १; ५, १२;
१५; ४, ७, ४; प. १, १; मं. १,
६, १४; सा. १, ५, १५; ८, १३;
१४; १५; २, १, ५; २, ३; ३;
३, ३; ४; ४, १; गो. १, ३, २०;
५, १२; १३; १४; २, २, ४; ६;

४, २; -स्तिः ऐ. १, ९; शां. ७, ६; श.
१, ८, ३, २१; १, १, २७; २, १८;
२, ५, २, ४४; ६, १, ४७; ३, २, ३,
८; ४, ५, १, ४; का. १, ५, १, ३७;
६, १, ३०; तै. ३, ३, ८, ११; ५,
११, १; तैआ. १, ९, ७; -स्तिम्
ऐ. १, ११; २८; शां. ७, ८; श.
४, ५, १, ४; ६, ६, ४, १-३; तै. १,
४, १०, १; २; ३; -स्तिभिः तै. २,
५, ६, ४; ८, ५; ८, १, २; २, ५; ४,
१; ९, ९; ३, ५, २, ३; ६, १, ३;
तैआ. १०, १, १६; गो. २, ४, २;
-स्तेः ऐ. १, ९; -स्त्या ऐ. १, ११;
श. ३, २, ३, १५; ४, ४, ४, ७; ७,
४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९;
तै. १, ४, ८, ६; २, ८, २, ६; तैआ.
४, ४२, २.
स्वस्ति-गव्यूति- -तिः श ६, ३, २, ८.
स्वस्ति-ता- -ताम् ऐ. ४, २०;
-तायै ऐ. ४, २९; ३०; ६, १५;
ऐआ. १, ५, २; ३.
स्वस्ति-दा- -दाः तै. २, ४, १, ६;
३, ७, ११, ४; तैआ. ६, १, १;
१०, १, ९; प. ५, १.
स्वस्ति-मत्- -मान् ऐआ. ४, २२, २.
स्वस्तिमती- -ती गो. २, ४, २;
-त्यः ऐ. १, १०; शां. ७, ८.
स्वस्ति-वाच्य(√वच्) प. १, १०
स्वस्त्य(=स्तिऽअ-)यन- -नम् ऐ.
३, २६; ४ २९; ३०; ऐआ.
१, ५, २; ३; शां. ३, २; ५, ५,
७; ९; ७, ८; ११, १; १४, १; १८,
६; शांआ. १, ४; श. ३, ३, ३,
१६; १३, ४, १, १४; १५; प. ५,
१; मं. २, ६, १९; सा. २, ४,
८; गो. २, १, २६; -नस्य शां.
४, २; -नेन ऐ. ३, २६.
स्वस्त्ययनी- -नीः तै. १, ४, ८,
४; ५.
स्वस्त्य(=स्तिऽअ-)र्ध-चरित- -नः सा.
२, ४, ६; ७.

स्वस्थान-स्वहोतृ- स्व-द्र.
स्वा(मुऽआ-)प्रयण- -णः श. ४, २,
२, ९.
स्वाङ्कृत- स्व-द्र.
स्वात्(√स्वाङ्)- -म् श. ३, ५, ६.
स्वादु- -द्वः ऐआ. ५, २, ३; -दु ऐ.
५, २२; ऐआ. १, ३, ४; २, ६, १;
जैउ. २, २, १, २; -दुः ऐ. ३, ३८;
श. ६, ६, २, ११; -दुना ऐआ
१, ३, ४; ५, १, ६; श. १२, ७, ३,
५; तै. १, ८, ५, ४; २, ६, १, १;
-दुम् ऐ. ७, १५; -दोः ऐ. ५, ७;
ऐआ. १, ३, ४; ५, १, ६; तै. २, ५,
५, ७; तां. १३, ४, १६.
स्वाद्दी- -दीम् श. १२, ७, ३, ५;
तै. १, ८, ५, ४; २, ६, १, १; -द्वयः
गो. १, १, ३.
स्वादिष्ट, ष्टा(=दु+इष्टन्)- -ष्टः श.
३, ९, ३, २५; -ष्टया ऐ. ८, ८;
२०; तां. ८, ४, ५; ६; १५,
११, १; जै. ४८; १६८; -ष्टा तै.
३, ७, ११, २; -ष्टाः तां. ८, ४, ६.
स्वादीयस्- -यः ऐआ. १, ३,
४; ५, १, ६.
स्वादुष्किली(य→)या (←स्वादुः
ऽकिल)- -याः शां. १६, ८.
स्वादु-संसुद्- -न्दः तै. २, ५,
२, ३.
स्वा(मुऽआ-)दित्यु- -त्यम् तां. २१,
१०, १९; -स्त्याः श. १, ५, १, १७.
स्वा(मुऽआ-)धी- -धियः तै. २, ८,
७, ६; ३, ६, १, ३; -धीः श. ६,
७, ४, ३; -ध्यः ऐ. २, २;
स्वाध्याय- -यः श ११, ५, ६,
३; ७, २; ३; ४; १०; तैआ. २,
१८, १; १५, १; -यम् शां.
२७, १; शांआ. ३, १; ८, ११; श.
३, ४, ३, ६; ४, ६, ९, ७; ११, ५, ६,
३-७; ३, ३; ३; ४; ६-१०; ६, १,
७; तैआ. २, १०, १; ११, १; १२,
१; १४, १; १५, १; १६, १; १७.

१; जै. १७२; -यात् तैआ. ७,
११, १; सा. १, ४, १; -येन
तैआ. २, १५, १.
स्वाध्याय-धर्म-र्मम् ऐआ. ५, ३, ३.
स्वाध्याय-प्रवचन-नाभ्याम् तैआ.
७, ११, १; -ने श. ११, ५, ७, १;
तैआ. ७, ९, ११.
स्वाध्याय-प्रशंसा-सा श. ११, ५,
७, १.
स्वाध्याय-फल-म् आ. १.
स्वाध्याया(-यऽअ-)ध्ययन-नम्
सा. १, १, १७; -नस्य सा. १,
३, १.
स्वाध्याया(-यऽआ-)शिक्ष-शिक्षः
गो. १, २, २३.
स्वान(√स्वन्)-नामः जै. १८०.
स्वान-भ्राज् -इ तैआ. १, ९, ३.
स्वानिन्-निनः तै. २, ७, १२, ४.
स्वा(सुऽआ-)पि-पयः ऐ. ३, १६;
-पये श. ५, २, १, २; -पिभिः
-०पे ऐ. ३, १६.
स्वापि-मत्-मान् ऐ. ३, १६.
स्वाप्यय-यः श. १०, ५, २, १४.
स्वा(सुऽआ-)भू-भुवः ऐ. ६, १२;
गो. २, २, २२; -भुवम् तै. ३, ११,
६, ४.
स्वायंभुव(←स्वयंभू)-वः तैआ. १,
२६, १; गो. १, ५, २१; -वाः
तैआ. १, २७, २.
स्वायत्र(←स्वा[सुऽआ-]यु)-वः तां.
८, ६, ८.
स्वायुप्-युपा श. ३, ३, २, १४.
तैआ. ४, ४२, ५.
स्वा(सुऽआ-)मुष्-युषः तै. २, ५, ७, १.
स्वार(←स्वर)-रम् श. ८, १, १, ८;
तां. ७, ३, २५; २७; २९; ९, ३, ११;
१०, १२, २५; ११, ५, २६; जै. ३६;
-राणि तां. ७, २, ५; १६, ५, २१;
-रात् श. ८, १, १, ८; १८, ६, २०;

-रण तां. १०, १२, २; १८, ६,
२०.
स्वाराज्य(←स्व-राज्)-ज्यः तां. १९,
१३, १; २२, १८, २; -ज्यम् ऐ.
१, ३०; ७, ३२; ८, १२; १४;
१५; १६; १७; १९; शां. १७,
१; २६, ३; शांआ. १, ७; ६, २०;
११, ७; श. ५, ३, ४, २१; ७, ४, १,
९; ८, ४, १, २३; १३, १, ७, ३; २,
७, ११; ७, १, १; तै. १, ३, २, १-३;
२, ७, ६, १; २; ३; ९, २; ११,
२; ३, ८, १०, ३; तैआ. ७, ६, २;
तां. १०, ३, ८; १९, १३, २;
३; ५-८; २२, १८, ३; ४;
६; २४, ६, ३; २५, ७, ३;
जैआ. १, ४१२; -ज्यात् शांआ.
१, ७; -ज्याय ऐ. ८, ६; १२; १३;
१४; १७; १८; १९; शांआ. १, ७;
जै. ११७; १८८; -ज्येन शांआ.
११, ८; तै. २, ७, ६, ३.
स्वाराज्य-वैराज्य-ज्ये ऐ. ७, ३२;
८, १६.
स्वास्वृ, ह्रां-हः तै. २, ४, ७, ७; -ह्राः
तै. २, ४, ८, १.
स्वावश्य(←स्व-वश्य)-श्याय ऐ. ८,
६; १२-१४; १७-१९.
स्वा(सुऽआ-)वेश्, शा(√विश्)-शः
श. ३, ७; १, ९; तै. २, ५, ५, ५;
मं. २, ६, १; -शा, -शेन श. ८,
२, १, ६.
स्वा(सुऽआ-)शिर-शिरः तां. १४,
११, ९; -शिराम् सा. २, ३, ५; आ.
२, ३, ३.
स्वाशिरामर्क-कः तां. १४, ११, ८.
स्वा(सुऽआ-)सुद्-दम् श. १, ३,
४, ११; -दाम् श. १, ३, ३, ११.
स्वासस्थ, स्वा(सुऽआमऽस्थ)-स्थः
तै. ३, ७, ७, ९; -स्थम् श. १, ३, ४,
११; तै. २, ६, १०, ६; ३, ३, ६,

७; ६, २, १; -स्थाम् श. १, ३,
३, ११; -स्थे ऐ. १, २९; तैआ.
६, ५, १.
स्वाहा(सुऽअ/वह् ←√वृ)-ऐ. २,
२१; ५, २०; २२; शां. २, ८;
३, ४; ४, १४; शांआ. ४, ३;
४; श. १, ३, ३, १७; ४, ४,
५; का. १, २, ३, १६; ४, ५; ३,
१, २१; तै. १, ४, ४, ५; ५, ९, ५;
६; ६, १, २; ४; तैआ. १, ३१, ४;
६; २, १८, १; तां. १, ३, १, ६, ८;
६, ७, २; ६; जै. ११६; १५१; ष.
१, ५; ६; मं. १, १, २-४; १०-
१२; सा. १, २, ५; ३, ७, ८, ९; १०;
१३; गो. १, ३, १३; १६;
स्वाहाऽस्वाहा श. १, ५, ३, १३;
२३; ४, ५; स्वाहाम् ष. ४, ७;
स्वाहायाः ष. ४, ७; गो. १, ३, १६.
स्वाहा/कृ, स्वाहाकरोति श. ४, ५,
२, १७; ७, ५, २, २५; २६; ९, १,
१, ११; ११, ५, ६, २; स्वाहाकरोति
श. ९, १, १, २, १.
स्वाहा-कार-रः ऐ. ५, २०; शां.
१२, ४; श. १, ५, ३, १३; ४, ५;
२, २, १, ३; ३, १, ३, २७; ४, ४, ४,
२; ६, ३, १, २, १; ३, १७; १८; ७,
५, २, २४; ९, १, १, १३; ४०; २,
३, ४४; ३, १, १७; ५, १, ४४; ११,
३, २, १; १४, १, ३, २६; ८, ९, १;
का. १, २, १, २; -रम् ऐ. ३,
४०; शां. ८, ४; ५; श. ४, १,
१, २२; २; ९, ५, १, ४४; १४, १,
३, २६; ४, ६; २, १, १४; २१; २,
१३; १४; १६; १८; ३२; ४०; ८, ९,
१; -रस्य का. १, २, ४, ५; तै.
२, १, २, ३; -रण ऐ. ३, ४०;
शां. १०, ६; श. १, ५, ३, २, २; २,
२, १, ३; ४, १, १, ५; १९; ६, ७,
६; ५, ३, ५, १८; ६, ३, ३, १८; ६,

† 'स्वाहृ-ह्रा' इति वाहृवृचपाठः । ‡ 'स्वाहा' इत्यस्याध्ययनेन प्रमितप्रयोगस्य शब्दस्वरूपस्य पृथक्पदार्थवद्वर्णनार्थमेव विभक्तिन्यदो द्र.

२, १४; ३, १७; ७, ५, १, ३, २; २, ४; ९, १, १, १, ३; ४०; २, १, ७; ३, १, १६; ३, १४; ४, १, ६; २, ४; १४, २, २, १; का. १, २, १, २; तै. २, १, २, ३; सा. २, ७, १३; ३, १, १०; ७, ९; गो. २, २, १७; -रैः सा. १, ८, १३; ३, २, ११; -रौ शां. ८, ४.

स्वाहाकार-वषट्कार- रौ जैउ. १, ३, ३, ३.

स्वाहा-कृत, ता- न्तः ऐ. १, २, २; शा. १३, १, २, ३; तै. २, ४, १, ९; ३, ८, ३, ६; -तम् ऐ. २, १३; शां. ३, ४; शा. १, ५, ३, २, ३; तै. ३, २, ३, ५; ६, ३, ४; तैआ. १०, १०, २; गो. २, २, १२; -तस्य शा. १४, २, २, १६; तै. ३, ७, ११, २; तैआ. ४, ९, २; ५, ८, १; -ता तै. ३, ७, ११, १; -ताः शा. ३, २, ३, २०; ८, २, २१; ५, ४, ४, २३; -ते शा. ३, ८, २, २८.

स्वाहा-कृति- तयः ऐ. २, ४; १३; शां. १०, ५; -तिभिः शां. १०, ५; शा. १३, ५, २, ११; -तिभ्यः शा. ३, ८, २, २३; -तीः ऐ. २, ४; शां. १०, ५; तै. २, ६, १७, ७; -तीनाम् ऐ. २, १३; तै. २, ६, ७, ६; ३, ६, २, २.

स्वाहाकृति मत्-मन्तम् शां. ३, ४.

स्वा(सुडा-)-हुत- न्तः तै. ३, ६, १, ३; तां. १५, २, ३; -तम् तै. ३, ११, ६, ३; तां. १५, २, ३.

स्वित्त ऐ. ३, ४, ९; ५, ३, ४; ७, १, ३; २, ७; शा. २, ३, १, ४; ३, ८, २, २, ५; ४, २, १, ७; ६, ९, १, ३; ५; ११, २, ७, १२; ६, ३, २, ३; १२, ३, १, १-५; १३, २, ६, १०-१२; १४-१७, ५, २, १२; १३; १७; १४, ६, १, १, २, १०; ९, १९; ३३; ३४; ८, १३, २; का. १, २, १, २; ३, १३; १७; ४, १,

५; तै. २, ४, ६, ११; ७, ९, ५, ८; ९, ५; ३, ९, ५, २; ३; ४; तैआ. १, ८, २; जै. ६२; १०५; १६०; १९२; जैउ. १, २, ३, ९; गो. १, १, ३, १; ३, २; २, ९; ३, १९; ४, १८; १९; २, १; ५, २, ३; २, ३, ३; स्वी३त् जैउ. ३, ६, १, ४.

स्वित्त(सु/इ)- ते शा. ३, ४, २, १४; गो. २, २, ३. =सुवित- गद्र.

√स्विद्, स्वेदते ऐआ. १, ३, ५.

स्विन्न- न्नः शा. १२, ९, २, ७; तै. २, ४, ४, ९; ६, ६, ३.

स्वेद- दः गो. १, १, १.

स्वेद-ज- जानि ऐआ. २, ६, १.

स्वेद-धारा- राः गो. १, १, २.

स्वेदमान- नः जैउ. ३, १, १, २०.

स्वेदयित्वा सा. २, ५, ४; ३, ६, ११.

स्वेदायन- नानि शा. १२, ३, २; ५; गो. १, ५, १.

स्वेदायन- न्न शा. ११, ४, १, ८; गो. १, ३, ६; ८; -नः शा. ११, ४, १, २; -तम् गो. १, ३, ६; -ना ३ शा. ११, ४, १, ३; -ना गो. १, ३, ६; -नेन शा. ११, ४, १, २.

स्विष्ट, ष्टा(सु/यज्)- ष्टः तै. २, ६, १४, ६; जै. १२२; -ष्टम् ऐ. ३, ३, ८; ७, ५; शा. १, ७, ३, ९; ४, ५, १, ६; ७; ९, २, ३, ११; ११, २, ३, ९; १४, ९, ४, २, ४; तै. १, २, ५, ३; २, ४, १, ४; २, ३, ६, १०, ६; ३, १, ३, ३; ६, २, ३, ७, ६; १२, १, १; ३, ४; ५, ११; तैआ. १०, ६३, १; -ष्टाः तै. २, ६, १४, ६; ३, ७, ६, २१; -ष्टे शा. ११, २, ३, ९; -ष्टायाः शा. ४, २, १, ३, ३.

स्विष्ट-कृत्- कृत् ऐ. २, १०; शां. ३, ४; ६; ८; ४, १४; ५, ५; ८; १०, ५; शा. १, ४, ५, ४; ५, ३, २, ३; ७, ३, ७; १६-१८; २१; २, २,

३, २, ५; ३, १, २, ३; ४, ३, ९; ४, २, ३; ५, २, २, १; ३, ३, १०; ४, ४, १; ९, ४, ३, १५; ५, १, ४०; ११, १, ६, २, ५; ३०; २, ६, ६; १०; ७, १८; ४, १, १०; १२, ८, ३, १९; १३, ३, ४, ३-५; १४, २, २, १८; ९, ४, २, ४; का. १, २, ३, २, २; ३, २, ९; तै. २, ६, १०, ६; १४, ६; २०, ५; ३, ५, ९, १; ६, १, ३, १; १४, ३; ९, ११, ३; ४; तैआ. २, १४, १; गो. १, ३, १०; -कृतः ऐ. १, ५; १०; १७; २, २; २, ९; २, ४; शां. ३, ९; १०, ५; शा. १, ७, ३, ३; २, ३, १, २, ३; ४, ३, ५, ७; १२, ८, ३, १९; १३, ३, ४, २; तै. ३, ८, ८, ३; ९, ११, २; गो. २, ४, ४; १८; -कृतम् ऐ. २, १०; शां. ३, ३, ६; शा. १, ५, ३, २, ३; ६, १, १४; ७, ३, १०; २, २, ३, २, ४, ५, २, ३, ९; ३, १०; १५; ५, २, २, १८; ४, ४, २, ४; १२, ८, ३, १९; का. १, २, २, २, ०; ५, १, ३, ५; २, ९, १, ४; तै. १, ३, १, ६; ६, ६, ६; ९, ७; २, ४, १, ४; ३, ५, ७, ५; ६, ११, ४; १२, १; गो. २, ३, १६; -कृति शां. ६, १, ३; शा. १, ७, ३, १, ७; ८, ३, २, ७; गो. २, १, १; -कृते ऐ. १, २, २; शा. १, ५, ३, २, ५; ७, ३, ८; ९; २, २, ३, २, ४, ४, ३, ९, ५, २, ३, ९; ३, १०; १५; ६, १, ३, ०; ३, ८, ३, २, ९; ३, ४; ४, ३, ५, ७; ५, १, ७; ५, २, १, १; ७, २, २, ७; ५, ५, १, ७; ४, ४, २, ४; ९, ४, ३, १८; ३, ३, १, ५; ४, ४, २, ४; ९, ४, ३, १, ५; ११, १, ६, ३, ०; का. १, २, ३, २, ०; ५, १, ३, ५; २, ९; १४; तै. १, ७, ४, ४; १०, ६; ३, १, २, २, २; ३-८; ४, २-६; सां. १, २, ५; ३, ७; गो. १, ३, १, ५; -कृतौ शा. ६, २, २, ३, ७; -कृत्यः शा. १३, ३, ४, २; तै. ३, ९, ११, ३.

स्विष्टकृद्-भाग- नाः ऐ. ३, ५;

गो. २, ३, १^१.
स्विष्टकृद्-भाजन- -स ए. १,
२२^३; श. २, ३, १, २३; ४, ४,
२३; १४, २, २, १८; का. १, ३, १,
१४; ४, १३; ६, १, २०.
स्विष्ट-कृत्वा गो. २, ३, १३; ४, ४;
१८.

✓स्वृ, स्वरति तां. १३, १२, १३; गो.
१, ५, १४^३; स्वरन्ति शां. २४, ७;
अस्वरन् ए. १, २०. स्वरत्-गद्र.

स्वेकृ- -कः श. १, ७, २, २६.
स्वेद- प्रभृ. स्वेदा-स्वैदायन- ✓स्विद्
गद्र.

स्वैप- स्व-द्र.
स्वौ(सुडऔ-)^प(श←)शा- -शा श ६,
५, १, १०^१.

—०—

ह

ह ए. १, ४; ६^३; ८; ९; १०^३; ऐआ. १,
१, १^३; ३; ४^५; शां. १, ३; ४^५; ५^३;
२, १^३; ३; शांआ. १, ५^३; ६^३; २,
१; ४, १^३; श. १, १, ५, ५^३; ७; १०;
१६; १९; २, ४, ५; ३, ६, २, ३; ४;
६^३; ८; का. १, १, १, २^३; ३^३; ४;
५^३; ६^३; ७^३; तै. १, १, २, ३; २, २,
५^३; २, १०, २; ३, ८, ३; ८, ६, ६;
७, ८; ८, १०; ३, ८, ६, ३; ५; तैआ.
१, ४, २; ८, ८; ९, २; १०, २; २२,
१०; २३, ८; २६, १; तां. ८, ६, ८;
७, ७; १०, ५, ७; १५; १२, १३, ११;
जै. १-३; ४^३; ५; ६^३; जैड. १, १,
२, ३; ४; ७; ४, २-७; ८^३; आ. १^३;
सं. १; ३; मा. १, १, १; १०;
११^३; १२^३; ३, ६; ८, १४; १५^३;
मं. २, ७, २; प. १, १^३; २; दै.
१, २६; २, ११; ३, ३; गो.
१, १, १; ४; ५; ८; २८^३; ३२.

हंसि- -सः ए. ४, २०^३; श. ५, ४, ३,
२२; ६, ७, ३, ११^३; तै. १, ७, ९,

६; २, ६, २, १; ३, १०, ९, ११^३;
तैआ. १, १३, ३; १०, १०, २; ५०,
१; जै. १२४; -सम् तैआ. २,
१५, १; -साभ्याम् गो. १, २, ५.
हंस-व(त्→)ती- -त्या ए. ४, २०^३.

हत- ✓हन्-द्र.
✓हन्, हते जै. १६०^३; हुन्ति ऐ.

१, ४; ३, १९^३; ऐआ. ३, २,
४^३; शां. ३, २^३; ११, १; १५,
४; १७, ३; शांआ. ११, ४^३; १२,
५^३; श. २, १, २, १७^३; ३, ९,
४, १७; ४, २, १३; ६, १, ३,
१४; १३, ३, ५, ४; १४, ८, ६,
४; ५; का. १, १, २, ११^३; तै.
२, ८, २, ८; ३, ९, १५, ३; हन्ति
श. १, ६, ३, २८; ४, १३^३; २,
४, ४, १५; ५, ३, १; ४, १; ३, ९,
४, १८; ५, १, ५, ७; २, ३, ७; ४, ३;
१७^३; १८^३; १९; २०; ६, ७, २,
१३-१६; ७, ३, २, १७; ११, १, ३,
२; ५, ७; २, ७, २३^३; का. १, ३,
४, ९; ५, २, १; ३, १; २, २, २, २;
तै. १, ७, १, ८; ९^३; २, ४, ७, ३;
५, ५, ७; ३, ८, ४, १; २^३; तैआ.
१, ९, ३; तां. ६, ६, ५; ९, ९, ७, ७,
१६^३; १२, १३, २३; १८, ११, १-
३; जै. ४५; ५०; ५३; ६६; ७३;
१४५; १७२; १९०; १९६; २०१;
२०५; २०८; जैड. ३, ५, ८, २; सा.
१, ५, १५^३; ३, ६, १२; प. ३, १^३;
८; ९; १०^३; घ्नन्ति ऐ. ३, ३२; श.
२, २, २, १; ८; ३, २, १, १४; २, ६;
८, २, २७; ३, २६; ९, ४, २; ८; १७;
२३; ४, ३, ४, १; ५, २, ३, ७^३; ३, १,
१०; ८, ६, १, १६; ११, १, २, १;
१३, २, ८, २; १४, ७, १, २०; ९,
३, २; का. १, २, २, १; ६; २, १,
४, १९; तै. २, २, ८, १; मन्ति श.
१, २, १, २०; २, २, १^३; ६, १, ३;
३, ८, २, ४; ९, ४, २; ८; १७;

४, ३, ४, १^३; ५, ४, ४, ७; ११.
१, २, १^३; ४, ३, २; का. १, २, २,
१^३; ६, १, २; तै. १, ३, ७, ६^३;
७^३; तैआ. ५, ७, ६; १०, ४८, १;
४९, १; ५०, १; जै. ३२; ४५;
१६८^३; जैड. १, १, ३, ४; प. ३,
१; गो. २, ३, १७^३; मन्तिऽइव
प १, ७; हुंसि तै. २, ८, ६, ९;
हंसि श. ४, १, ४, ८; तै. २, ५,
८, ११; तां. ७, १, ११; हयः तै.
२, ४, ५, ७; हुन्मि तै. २, ४, २, ३;
हन्मि श. ४, १, ४, ८; तै. २, ४, २,
४; तैआ. ४, ३, ६, १; तां. ६, ६, ५;
हनामि तैआ. ३, १४, ४; जघान
ऐ. ८, २३; श. १, २, ३, २; का.
२, २, १, १६; तै. १, ५, ८, १; २,
६, ८, १; जघान श. १, १, ३, ५;
२, ३, २; ६, ३, १०; ११, ८, ४, १;
का. २, १, ३, २; २, १, १६;
जुहां तैआ. १, ३, १; जघ्नुः
शां. १२, १; श. ३, १, ३, ११;
जघ्नुः श. २, ५, ४, १; ७; ६, १, १;
२, १; ३, ९, ४, १४; २५; का. १,
५, २, १; ३, १; ३-५; ७; ८^३; ६, १,
१; २, १; ४, १^३; जै. १५६^३; २०५;
हनिष्यन्ति श. ४, ३, ४, ३; तां. १८,
१, ३; हनिष्यामः गो. २, ६, ६^३;
हनत् तां. १२, ६, ८; जै. २०५;
हनासि जै. २०७; हन्तु ऐ. २,
१९; तै. २, ४, २, २; तैआ. ४,
२६, १; १०, १, ११; मन्तु तै.
२, ४, २, २; जहि ऐ. ३, २०; ४,
३२; शांआ. १२, ३; श. २, ५,
४, ६; का. १, ५, ३, ६; तै. २, ४,
७, ११; ५, ८, ११; तैआ. ४, २७,
१; १०, १, ११; जहि श. ११, २,
७, २२^३; तै. २, ४, १, २; ३, २, ७,
१; ३, ३, २, १; तैआ. २, ५, २; जै.
२६; १६०; सा. ३, ६, १२; मं. २,
८, १४; हतात् श. ११, ५, १, १;

ॠ 'सुमेक-' इत्यस्य विग्रहे प्राह । † ✓हन्तेरिति ङ्या. ३, ३२ । ‡ प्र. ३४८ ङि. ३.

हन तैआ. १०,१,८; हन्धि तैआ.
 ४,२७,१; हतम् श. ४,६,९,१४;
 हनानि श. १,६,३,२६; ३२; ४;
 ३,३,७; १२, ७, ३,१; तां. १२,
 १३,४; १३,४,१; जै. ७३; हुनाम
 श. ११,४, ३,२; अहनत् शांआ.
 ५,१; अहन ए. १,२६; २,३; १६;
 २३; ३,४७; ४८; ४,१; ५, १०;
 ६, २३; ३१; शां. ३, ५; १५,
 २; ३; २०, ४; २३, २; शांआ.
 १२,६; श. १,१,३, ८; ९; ६,४,
 १२; ३,१,३,१२; ५,२,३,८; ११,
 १,५,८; का. २,१,३, ५; तै. २,
 ५,४,२; ३; ६,९,१; ३, २,९,२;
 अहन श. २,४,४,१५; ४, ३,३,
 ९; ५,२,३,७; १२,७,१,१; का. १,
 ३,४,९; तै. १,४,७,६; ६,१,६; ७,
 ५; २,८,३,४; ४,३; ३,२,५,१,९,
 १४,४; तां. २,५,७; ११,११,१२;
 १२,१३,२३; १७, ५,१; १८, ५,
 २; ९,६; ११,१; जै. ४५; ५०; ६६;
 ७३; १००; १८३; १९७; घ. १,२;
 गो. २, ५,६; अहताम् तां. १३,
 ६, ९; अघ्न ए. २,३१; श. ३,
 ९,४,१६; ४,३,४; का. १,६,१,
 १; अघ्न श. १,६,३,२८; २,५,
 ३,१; ४,३; ४; ५; ८; ६,१,१; ३,४;
 ४,१; ४, २,१३; ५, २, ४,३;
 का. १,६,३,४; तै. १,३,१,२; ६,
 २,३; २,२,८,६; तां. १२,५,२३;
 १४,८,६; १५,२,७; गो. २,२,४;
 अहन तै. १, ५,९,१; हन: तै.
 १, ७, १, ६; हनीत जै. १६०;
 हन्यात् ऐआ. २,३,६; श. ३,२,
 १,४०; तै. १,६,१,२; तां. ६,९,
 ७; घ. ३, १; हन्यु: श. १, ८,
 १,१८; ४,१,१,१९; ६,३,१,२९;
 ३,१०; २४; २६; ४,४, १९; ५,४,
 १; ७,१,५; ७,२,३, ७; ३,२, १०;
 १८; ४,१,३३; ३७; ८, ६,१,५;

१०,२,५, १; २; १४,१,२, १६; ३,
 १४; २९; २,२, १; हन्यु: तै. १,६,
 ३,८; ८,९; तैआ. ५,७,६; हन्याम्
 ऐ ३,१९; तां. ६,६,५; जै. ४५:
 अहनियत् श. १,६,३,१०.
 हन्युते श २,६,१,३; का. १,६,१,
 २; हन्युते श. ५,३,१,१०; ४,४,
 २३; हन्युत् श. १३,३,३,७; तै.
 ३, ८, ९, ४; २१, १; तैआ. १,
 २६,३.
 जिघांसति श. १, ४,१, २१; तै.
 २,४,१,१; ३,८,४,१; तैआ. २,
 ५, २; जै. १९०; जिघांसतिइत्
 श. २,१,२, १७; जिघांसन्ति का
 १,१, २,११; जिघांसन्ति श. ३,
 ४,३,६; तैआ. ५,९,४; जै. १७६;
 जिघांसाम्नाक्: का. १,५,१,८; जै.
 १७२; जङ्घनत् ऐ. १, ४; २५;
 शां. १,४; तै. ३, ५,६,१; अजि-
 घांसत् श. ४, ३,३,६; जै. ७३;
 अजिघांसन् ऐ. १, ३०; श. २,
 ५,२,१०; ७,३,२,५; ९,२,३,२;
 तै. १, ३, ४, ४; ७, १, ५; ३,
 २, ८,६; ८, १५,१; १८,६; तां.
 ६,७,१; १४, १२,७; जै. १७२;
 घ. १,२; ३,१; गो. २, १,१८; २,
 १५; ३, २३; जिघांसी: श. ३,४,
 ३,६.
 हृत्,ता- -त्: श. १, १,३,५; २,५,
 १९; ६,३,१६; ४,१; २,२,२,२;
 ३,९,४,१४; १८; ४,१,१, १३;
 २६; ३, २-४; ३, ४,२; ५, २,४,
 २०; का. १, २,२,१; २,१,३,२;
 २, ३, १८; तै. २, ७,४, १;
 ३,३,११,४; तैआ. ४, ३६, १;
 मं. २,७,१; ३; -तम् शां. १५,
 ३; १८,१; १२; श. १, ६,३,३४;
 ४,१,३,२; ४; ५,२,४,१७; तै. १,
 ४,४,२; ५; ७,१,९; जै. १५६;
 घ. ३, १; गो. २, ३,९; -तस्य

श. २,२,२,२; ४,३,४,२; ४,२,
 १६; का. १,२,२,१; -ता मं. २,
 ७,३; -ता: ऐ. ७, १५; श. ४,
 ४,२,१३; ६,४,४; ५,१,५,७; तै.
 २,५,६,४; तैआ. ४, ३६,१; मं-
 २, ७, ४; -ते श. ४, १, ३, ४;
 -तेन तैआ. १०,१,८; ९.
 हृत्-पुत्र- -त्र: शां. ४, ८; श.
 १२,७,१,१; ८, ३, १; जै. ४३;
 गो. २, ५, ६.
 हृत्-वत्(मत्पृ)- -वत् शां. २२,
 २.
 हृत्(नऽअ)-घांस- -सौ तै. २,
 ६,१०,४; ३,६,१३,१.
 हृत्(नऽअ)-मति- -ती तै. २,
 ८,९,१.
 हृत्वा ऐ. ३,१५; २१; ४,२२; ऐआ.
 १,१,१; शां. १,२; १५,२; २३,२;
 शांआ. ६,२८; श. १,६,४,२१; २,
 ५,४,९; ३,५,१,३२; ४,३,३,५;
 १७; ६,२,२,१९; ७,४, १,१३;
 ९,५,२,४; ५; ११, १,२,२,५,
 ८; १२,७,३,४; १३,१,२,९; तै.
 १,२,३,३; ३,१०, १; ४,९,५; ६,
 १,७; ७,४; ५; ७,१, ६; २,४,७,
 ११; ८, ४,२; तां. १३, ६, १२,
 १५,११,९; २२,१४,२; जै. १०;
 ३२; जै. १,१,३, ५; २,४,२,१;
 सा. १, ७, ५; ६-८; हृत्वाइत्
 शांआ. १२,३.
 हनिप्युत्- -प्यन् ऐ. ३,२०; श. १,
 ६,३,१६; २,५,३,२; ४; का. १,५,
 २,३; ४; तै. ३, २, ५,४; ३,६,
 १; जै. २०१; -प्यन्त: ऐ. ३,
 २०; श. २,५,३, २; ४; का. १,
 ५,२,२; ४; -प्यन्तम् श. २, ५,
 ३,२०; का. १,५,२,१९.
 हनिप्यन्ती- -न्ती शां. २,९;
 हृत्- -सु: तैआ. २,१९,१; ७,३,४;
 -न् ऐ. ७, १; श. १, २, १,१७;

८,४,४,९. ११; का. २,१,४,१६;
 गो. १,३, १८;—नूनि श. ११,५,
 ५,१३;—नूभ्याम् तै. ३,८,१७,४;
 —न्वोः श. ८,४,४,९; १३,२,२,४.
 हन्तवे तै. १, ५, ८, ३: २, ४, १,
 ३; ३,१०,८,२.
 हन्तवै जै. १८०.
 हन्तुम् श. ४, १, ४, ९: तां. १३,
 ६, ९; जै. ७३; हन्तु३म् शां
 २३, २.
 हन्तु—न्ता ऐ. ८, १२; १७; श.
 ३, ३, ४, ३; ४; ६, ७, २,
 १५; १६; जै. १८०^६; मं. २,
 ३, २१;—न्ता३ जैउ. ३,२,१,४.
 हन्मन्—न्मना तै. २, ८, ३, ४.
 हन्यमान—नस्य श. १४, ५, ४, ७:
 ७, ३, ८:—ना: तां. २२, १७, २:
 —नानाम् श. ४, १, १, २६.
 हन्त ऐ. १, १८; २४; २५: ३, २०^३: ६,
 १^३; २६; ३०; ७, १४—१६; ऐआ
 २, १, ४^३; शां. २६, ५: शांआ. ३,
 १: ११, १^३; श. १, २, ५, २; १८:
 ५, ३, २१; ४, ६; २, १, १, ९; २, १५:
 २, २, १०; ४, ११; १६; ३, ३, २:
 ४, ३, ३; ८; ३, १, २, १४; २१; ३,
 ४; ४, २, २; ४; ६, १, १०; २, २४;
 ४, १, ३, २; ११; २, ३, ८; ३, ५, ४;
 ५, २, ४, ११; ६, २, १, १: ६: ७; ९:
 ६, ३, ३; २, ५, १, १४; १५; १०, ४,
 २, २, २; ११, ४, १, २: ५, ५, १; ३;
 ७; ६, २, ५; १२, ७, १, १०^३; १३,
 ७, १, १: १४, ४, १, २; २, ६; ३,
 ३, २; ५, ४, १; ६, ८, १; ७, ३, २, ५;
 ९, ४, २; का. १, १, १, ७; २, २, ७;
 ८; ४, ९; ३, २, ३; ४: २, २, ३, २;
 १७; तै. २, ४, ६, ७; जै. १०४:
 १०५; १५१; १५२; १६०; १८६;
 १९४; १९८^३: २०५; २१२^३; जैउ
 १, १, १, २; २, १, ३; २, ३, १, ३; ३,
 ०, १, २; ४, १, ४; ४, ८, ३, १; ५

१, ४; गो. १, १, १; २, २०; ३, १४;
 २०; ५, ११; २, २, ६; ६, ९.
 हन्त-कार-रः, -रम् श. १४,
 ८, ९, १.
 ह्य(√हि)—यः शां. २२, १; श. ४,
 ३, ४, ३१; १०, ६, ४, १; १३, १, ६,
 १; २, ७, ९; तै. ३, ८, ९, १; तां. १,
 ७, १;—यम् श. १३, ५, ४, २१;
 —यान् ऐ. ८, २२: २३; श. ११,
 ५, ५, १३: १३, ५, ४, ९; ११;
 ह्ये श. ११, ५, १, ६; मं. २, ६, २.
 ह्येऽह्ये श. १३, ५, २, ४^३—८^३.
 ह्रण(√ह्र)-भाग-गा: तै. १, ३,
 १०, ७.
 ह्रस्-रः श. ४, ५, ३, ४^३; तै. १, ५,
 १०, ३; २, २, १०, १: ३, ८, ७, ३:
 १०, ५, १: ६, १; ११, ३, १; तां.
 १२, ६, १०: १३, ५, ७; १४, ९, ३, ४;
 १५, ३, १०: जै. १८०^६; जैउ. २,
 २, १, १; आ. २, ७, १:—रसा श.
 ७, ५, २, १७; ९, २, १, ०; तै. २,
 ६, ४, ४; तैआ. ४, २, ६; ५, ३, ५;
 ६, १, ४; जैउ. १, ६, २, ७;—रसी
 आ. १, २२: ४४; २, ७, १^३; जैआ.
 १, २२; ४४;—रसे श. ९, २, १, २:
 तै. ३, १, ६, ४; तैआ. ४, ५, १.
 हरस्काम-मः तां. १४, ९, ३, ४.
 हरस्विन्-स्विनः तै. ३, ८, ७,
 ३;—स्वी तां. १४, ९, ३, ४.
 हरस्वि-तम-मः तै. ३, ८, ७, ३.
 हरि-रयः ऐ. ४, ३; ६, ९; श. १४,
 ५, ५, १९^३; जैउ. १, १४, ३, १:
 ५^३;—रये शां. २७, ७;—रिः शां.
 १७, १; श. ४, ४, ३, ६; १४, ३,
 १, २६; तै. २, ७, १२, २; ३, १०,
 ८, १; तैआ. ३, ११, ७; ८; ४, ११.
 ६; ५, ९, ८; ९; १०, ११, २; तां.
 ११, ५, १; १५, ३, ४; मा. २, ६,
 १५;—रिःऽश्व श. ८, ६, १, १६:
 —रिभिः ऐ. ५, ७: १३; शां. २३,

७^३; २५, ८: शांआ. २, ९; तै. २,
 ४, ३, १०; ७, १३, २; ३, ७, ९, ६;
 तैआ. १, १२, २^३; तां. १२, १३.
 ३; सा. १, ४, १९:—रिभ्याम्
 शां. २६, १२; श. ४, ४, ३, ६; तै.
 २, ४, १, ३;—रिम् श. ७, ५, २,
 १८^३; तैआ. ३, १५, १; १०, ११,
 १; तां. १५, ५, ४;—री ऐ. २,
 २४; ४, ३; ३२; ५, २०; शां. १८.
 ६; २०, ४^३; २२, २: २५, ७; २६,
 १६; श. २, ६, १, ३८^३: ४, ४, ३, ६;
 ५, ३, ९; १०: का. १, ६, १, २५^३:
 तै. १, ६, ३, ९; ९, ९; २, ४, ३, १०^३:
 ११: ७, १३, १; ३, ७, ९, ६; ९, ४,
 २^३; तां. ९, ४, ८^३; जै. २०४;
 जैउ. ४, ६, ३, ८; ५. १, १;
 —रीणाम् ऐ. ५, ४: तैआ. ३, ११,
 ७;—रीणि श. १, १, ४, २; ३, २,
 १, ३; का. २, १, ३, ८;—रः तां.
 १५, ३, १; २;—र्योः श. ४, २, ५.
 २२; ४, ३, ७: तै. १, ५, ८, २.
 हरि-केश-शः श. ८, ६, १, १६^३:
 ९, २, ३, १२^३; तै. ३, १०, १, ३.
 हरि-नील-लः जैउ. ४, १, १, १.
 हरि-वत्-वः ऐ. ३, २०: ४, १^३:
 शां. १५, ३; १७, ४; श. ३, ३, ४,
 १८:—वः तै. २, ४, ३, ३: ३,
 ७, ११, ५; तैआ. १, १२, ३; ४, ५,
 ६; ४२, ५; ५. १, १;—वतः तां.
 १, ६, १;—वान् शां. १७, १^३; तै.
 २, ६, ८, १; २;—वो ऐ. २, २४.
 हरिवती-तीः श. ४, ५, ३, ४^३:
 ता. १२, १३, ७:—तीषु श. ४, ५^३
 ३, ४^३; तां. १२, १३, ७^३:—वत्यः
 शां. २८, २; २९, ३; ३०, १: तां.
 १४, १, ८; ७, ४; १५, ३, १;—वत्या
 श. ४, ५, ३, ४^३.
 हरि-वर्ण-र्णः तां. ८, ९, ४; ५;
 जै. ६९.
 हरि-वर्ष-मम् तै. २, ४, ३, ११;

११; ३, ७, ९, ६.
 हरि-श(य→)या- -या श. ३, ४, ४, २५.
 हरिश्च(-रिऽसुऽच-)न्द्र- -न्द्रः ऐ. ७, १३.
 हरि-श्री- -श्रियः तां. १५, ३, १०;
 -श्रियम् तां. ८, ९, २; जै. ६९.
 हरि-श्री-निधन- -म् तां. १५, ३, ९; आ. जै. १, १९५.
 हरि-श्री(√स्था)- -घाः तै. २, ५, ८, १.
 हरि-स्तव- -वः शां. १७, १.
 हरि-ह्रीं- -ह शां. १७, १.
 हर्यञ्ज(-रिऽअक्षि-)- -म् तै. ३, ४, १७, १.
 हर्य(-रिऽअ-)श्च- -श्च तै. २, ४, ३, ६; ५, ८, ११; ७, १३, ४; तां. १२, १०, १; -श्रय तै. २, ५, ८, ३.
 हरिण्- -णः श. १३, २, ९, ८; ५, २, ८.
 हरि(णक→)णिका- -का जै. २०३.
 हरित्- -रितः ऐ. २, १, १; श. २, ५, १, ५; का. १, ४, ३, ४; तै. २, ८, ७, १; २.
 हरित्-म(त्→)ती- -तीभ्यः जै. १६८.
 हरित्- -न्त तै. १०, ६०, १; -तः श. १४, ९, ४, ३३; तै. २, ३, ८, १; जै. १५८; -तम् श. १२, ४, ४, ६; १४, १, ३, २९; ७, २, १२; तै. ३, १२, ६, ६; जै. २१२; प. २, ९; गो. २, २, १९; -तस्य श. १४, ७, १, २०; -ताः तै. ३, ७, ५, १३; -तात् श. १४, ९, ४, ३३; -तान् श. ४, ५, १०, ६; -तानाम् जै. ७५; -तानि गो. २, ४, ६; -ते तै. २, २, ९, ८; मं. २, ५, १०.

हरिणी- -णी श. ३, ४, ४, २५; ११, ४, १, १६; तै. १, ८, ९, १; २, ३, ८, १; ३, ९, ७, २; गो. १, ३, १०; २, २, ७; -णीऽइव श. १४, १, ३, २९; -णीः तै. ६, ७, १; -णीम् ऐ. १, २३; शां. ८, ८; श. ३, ४, ४, ३; ११, ४, १, ८; तै. १, २७, ३; गो. १, ३, ८; -ण्यः श. १३, २, १०, ३; तै. ३, ९, ६, ५; -ण्या तां. १६, १६, ८.
 हरित-नृण- -णे शां. ४, ८.
 हरित-स्पृश- -शः जै. ४, १, १, १.
 हरित-स्रज्- -जम् ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, २.
 हरिताल- -लेन सा. २, ६, १४.
 हरिद्रा- -द्रायाः सा. २, ७, ९.
 हरिद्रु- -द्रोः श. १३, ८, १, १६
 हरिमन्- -माणम् श. १, ६, ४, ९; तै. ३, ७, ६, २२; २३; -ग्गः जै. १५८.
 हर्म्य- -र्म्य तै. ३, ७, ६, ३.
 √हर्य, हर्यतम् शां. २५, ७; तां. १५, ५, ४.
 हर्यत्- -र्यतः ऐ. ५, २, ४; शां. २, ९.
 हर्यत्- -न्त तै. १, २, १, १०; -तः ऐ. ४, ३; तां. ११, ५, १; सा. २, ६, १५; -तम् तै. २, ४, ३, १०; ३, ७, ९, ६; तां. १४, ७, १; १५, ५, ४; -ताय सा. ३, १, २.
 हर्यत्-वत्(मतुप्)- -वत् शां. २५, १.
 हर्ष-मूय- -यः श. १४, ७, २, ६.
 हर्षमाण- -णासः तै. २, ४, १, १०.
 ह्रव(√ह्रै)- -वम् ऐ. १, २; २, १५; १८, ३, ३१; ५, ४; ऐ. १, १, ४; शां. १६, ४; २२, ७; २४, २; श.

२, ३, ४, ३१; ३, ९, ३, १४; ४, १, ४, ७; ५, १, ५, २३; का. १, ४, १, २२; तै. २, ३, ८, ३; ५, १, २, ८, ५, ३; ६, ५, ८, ५; ३, १, १, ६; ३, १; तै. १, १०, २; ३, १४, ३; तां. १२, ६, ४; जै. १०६; १७५; २०५; सं. १; गो. २, ६, १४; -वा तै. २, ७, १५, ६; ८, ६, ८; -वेषु श. ५, १, ५, २२.
 हव-वत्- -वत्- -वान् ऐ. ५, ४.
 हवन-श्रुत्- -श्रुतः शां. २७, ४; श. ५, १, ५, २३; तै. ३, ३, १.
 हवन-म्यद्- -दम् ऐ. ५, १६.
 हवमान- -नः, -नाय श. ७, १, १, २७.
 हविर्- -विनः ऐ. ३, ३१.
 ह्वन(√ह्रु)- -नानि श. ४, ६, ४, ५; -नेषु श. ४, २, १, १२.
 हवनीय- -म् श. ५, ३, ४, ४; ८.
 हविस्- -विः ऐ. १, ४; १५; २२; २९; २, ३; ९; ११; १३; २३; २४; ३, ८; ५, ६; ८; २५; ७, ११; ऐ. २, ४, २; शां. १, ५; ३, १; २-४; ५; ६; ८; ४, ४, १४; ७, ३; ८, ७; १०, ३; ४; ६; १२, १; १३, ३; १७, ४; २८, १; ७; श. १, १, १, ९; १०; २, १०; १२; १८; २३; २, १०; ११; ४, ३; ८; ९; १०; २०; २४; २, १, १८; २०-२२; २, ४; ५; ३; ५; ७; ५, २४; ३, २, ६; ४, १४; ६, २, ६; ७; ३, १९; ४, ३; ७, १, ६; १०; १९; २१; २, ७; १७; २०; ३, ७; १५; ८, १, ३; ३; २, ४; २४; २६; ९, १, ९; १०; २, २, १, १६; ४, ३, ९; १४; ६, २, ६; ३, २, २, ७; १०; १४; १९; ३, ७; ११; ३, ४, २१; ४, १, २; ५, ३.

† '←हरि-हय' यकारलोप इति सा. । वु. = साम. ३, १, २२, १ । शां. १, ५, २ । 'ह्रीं-इह' इति आश्री.

'हरिभ्याम्' इति अ. २, ५, १ द्र. । ‡ 'हरे' इति भा. पपाठ । § 'शुक्रहरितं' इति साधुकारी G. चिन्त्यः ।

§ √जुहोतेरिति सा. । φ √ह्वयते रिति उ. म. = य. ४, ४५ ।

२;६,३,१९; ७,३,३; ४; ५;६;
 १२;४,३; ८,१,१४;२,४;३,४-
 ८;१४;२३; २९;३२; ९,२,७;४,
 १२;१३; २०;२२; ४,१,२,५;
 ६;४,२,१;५,१,२;१६; ५,१,३,
 १४; २,३,२;६; ५,५,७;६,२,१,
 ९;२,२२; ३६;३७; ७,३, १,४;
 २,२; ३; ९,२,१,९; २,७; ३,
 ११;४२; ३,१, १; ४,२, १५;
 २५; ३,१०;११; १५;५,१, २१;
 ४०;४२; १०,३,५,१६; ५,५,२;
 ४;११,१,३,२; ३;४;५;६; ७;
 ४,१;२;४; ६,३४; ८,४;५;२,
 ४,८; ४,१,१०; ५,२,१;३-५;
 ९; १२,३,५,४;६; ८,१,२२; २,
 १२;१४,३,१,३०; का. १,२,१,
 १०; ३,२,९;६,२,३; २,१,१,७;
 ८; २,११;१४; १५; १६; ३,८;
 १३;२४;२५;४,१७;१९; २०;
 २,१,४;१९;२०; ३,२१; तै. १,
 ४,२,१; ६,७,५; २,१,३,३; २,
 १,६; ४,२;४; ४,२,२; ३,२;३;
 ५,६;७;७,३;११;८,३; ७;५,१,
 १-३; ८,२;३; ६,१,१;३, ५,४,
 ६;१३,१,१६,२; १९,१; २;७,
 १२,६; ८,१,३;५; २,५;३,७;४,
 १-३;६; ७,६;८, ६;७; ३,१,१,
 १;३;५; २,३,८;१०; ५,६;६,२;
 ८,९; ३,८,५;७;१०; ५,७, ६;
 ८,३;१०,२;३; ४;१३,२;६,३,
 ४;८,१;२;११,२; ४;१२,३;७,
 १,६;७;४,४; १३;१६; ५,६;९;
 ६,१८;२१;१४,३; १२,३,२;९,
 ५; तैआ. २,१४,१;१७,१; ३,१,
 १; ६,१; १२,३; ४,३,३; ८,४;
 १०,५;१,२,३; ३,९; ७,७;८,
 १; ११; ६, १, २; ५, १; ६,
 १; १०, ६४, १; तां. १, ६, ८;
 ६, ७, २३; २१, १०, ११-२१;
 २४, १८, २; मा. २, १, ५; मं.
 २, १, १५; २, १०; ४, ४; गो. १,

२,२१; २२;२३; ३,१०;१४;२,
 १,९;३,४; -विःऽइव ऐ. ३,२६;
 -विःऽयु ऐ. ७, २; शां. ३, ४;
 १०,६;१८,१०; श. १, ७,३,७;
 १३,७, १,९; -विभिः श. २,५,
 १,१५;१७;२,७; ३५;६,१,२४;
 ३,४; ५,१,३,१३; ३,१,१२;३,
 १०;५,२,१; ४,३३;३४; ९,४,
 २,१७; का. १, ४,३,१३; १४;
 ५,१,३,१; ६,१, १५; तै. १, ५,
 ११,३;४; २,४,२,१; गो. १, ५,
 २४; -विषः ऐ. १, ४; १०; २,
 १०; शां. २,१; ३,४;५,७;७,
 २;३; ८,२; १२,८; १८, १३;
 श. १,५,३, २५; ६,१,२,१; ७,
 २,१०;४,११; २,२,३,२४;३,६,
 ३,२१; ७,३, ४-६; ८,१, १३;
 ३,१४;२९; ४,५,२,८; ५,१,३,
 १४; २,३,५;६,२,२,१४; ९,२,
 १,१४; ११,४, ४,१;७; १३,१,
 ३,१;५;२,६,८; ४,१, १३; १५;
 २,७; १०;१३; तै. १, २,१,११;
 २,४,८,५; ५,३,१; ७,१२,४;८,
 २,३;७,१०; ३,२,३,५;९; ५,६;
 ११;६,२;४; ५,६,१; ६,११,१;
 ३;४; १२,१;८,६,१;८,१; ९,४,
 ४;११,६,३; तैआ. २, ५,१; ४,
 ३७,१; तां. ६,७,२१; जै.१२७;
 मं. २, ३, १७; गो. २, १, २५;
 -विषःऽ-विषः शां. १०, ३; तै.
 १, ८,३,१; -विषम् शां. ८, ७;
 -विषा ऐ. १,१;१३;२८; ८,१०;
 शां. ७, १;१०; १३,३; श. १,
 २,३,४; ४,५,४; ९,१, १६;२,
 ३१; २,५,१,७; १२;२,३; ३,१,
 ४,१५; ३,४,३०; ४,३,१,२;६,
 ४,६;५,२,३,८; ४,१२; ६,२,
 २,१३; ४,२,६; ७,३,१, २०;
 ४,१,१९; २,१५; ९,२,१,९;३,
 १,१; ४,२,१५;२५; ३,१०;११;
 ५,१,४२; ११,१,८, ४;५; ४,४,

२-६;७; १३,८, ४,९; का. १,
 ४,३,५; १०; ५,१,३; तै. १, ६,
 ४,५;७,३,२; २,४,२,९;३,९;४,
 ५;५,३,१;३;५,२; ६,५;६,४,४;
 ७,४;८,१;३; १३,१-३; १६,२;
 ८,३,१;८;४,५; ६;५,३;७,९;८,
 ५;८; ३,१,१,२;३;४; २,१;४;
 ६;१०; ११; ३,१;४, १-१४;५,
 १-१४;६,१-५; २,३,९;३,११,
 ३;५,१०,५; ७,१,५; ५,९; १०;
 १४,१;१२,२,२-८; ३,१;२;४,
 २-६; तैआ. ३, १२,३; १५,१;
 ६,१,१;१०,१,८; तां. ९,९,१२;
 जै. १३२; सा. १,४,५; -विषाम्
 ऐ. १,२२; श. १, ६,३, ३९;७,
 ३,२६; २,५, २,३९; ६,१,३२;
 ११,१,६,३०; का. १, ५,१,३५;
 तै. १,५,११,३;४;७,४,४; ३,७,
 ११,१; गो. १, ३,९; २,२, १२;
 -विषि ऐ. १,१; शां. ८,१;१२,
 १; तै. २, ८, १,२; ३,२, ४,७;
 -विषी शां. १८, १२; श. १,२,
 २,४;३,२,२,२०;४,१,१; ६,६,
 १,३;७; -विषे शां. १२,७; का.
 १,६,१,१४; तै. ३, ७,१,४; ६-
 ८; ४,२; -वीषि ऐ. २, २३; ३,
 ४७;७,२;४; शां. २,१; ३,३;४,
 ६;११;१४; ५,१;३;५; ७;८;
 १३,२; १९,५; ७; २८,२; श.
 १,१,२,१९;२३; ३,११; २,१,
 ५;५,२६;३,१,२;२०; ५,३,२,३;
 २५;६,३,३९; ७,३,५-७;२६;
 २,२,१,२; ५;९;१४; १५;१८;
 ५,१,११; १९; २,७;१८; १९;
 ४,२;६,१,६;१७; ३,४;३,२,३,
 २,२;४,१,७;१९; ८,२, २०;२९;
 ३,१०; ४,४,४, १०; ५,३,३,१;
 ४,२,१०; ५,६; १६; ५,१,१;२,
 ३;४;६; ४,२,९; ६,६,१,१; ११;
 ९,२,३,३९;४,३,१०;१२;१५;
 ५,१,३४;३६; ३८;४०; ११,१,

५,५;६,३५; २,७,३; ४,१,१२;
३,१८; ५,२,३; ५-७; का. १,२,
१,१;३; ९-११; ४,२,९; १६; ५,
१,५; १५; ३,२; ६,१, १२; ३,
४; २,१,२,१४; १६; ३,१; ४-६;
४,३; २,१,४; ३,२३; ४,२; तै. १,
१,५,१०; ६,६; ७; ४,२,४; ६,१,
११; २,७; ३,३; ४,३; ५,१; ७,५;
८,९; ७, १, १; ३, १; ६; ४, १; ८,
४, ३; २, ५, ४, ६; ७, २, २; ३,
३; ३, २, ३, ९; ४, ६; ८, ७;
३, ५, १; ६, ३, ४; ११, २;
१२, १; मं. २, ४, ३; गो. १, ३,
९; १०; २, १, १९; २१; २३;
३, ९.

हविर्, प्र-हविस्

हविर्(-रुअ-)(च(√अद्)- -द्याय
२, ८, २, २.

हविरा(-रुआ-)-तुञ्चन- -म् श.

११, १, ४, १; १२, ४, २, ८.

हविरा(-रुआ-)-श(√२ अद्)-
-शा: का. १, ५, २, १५.

हविर्(-रुड-)-च्छिष्ट- -म् श. २,
६, १, ४८; ४, ६, ८, १७; का. १, ६,
१, ३०.

हविर्च्छिष्टाश्(-ष्ट √२ अद्)-

-शा: श. २, ५, ३, १६.

हविर्धान- -नम् शां. ९, ४; श. १,
१, २, ९; १२; ३, ५, ३, २; ७; १५;
२१; २२; २५; ४, १; ८; ६, १,
२३; ४, २, ४, १९; ६, ७, १०;
का. २, १, २, ९; ११; तै. २, १, ५,
१; ३, २, ४, ५; तैआ. २, १४, १;
४, ११, ५; तां. २५, १०, ५; गो.
२, २, ७; ५, ४; -नयो: ऐ. १, २९;
शां. ९, ३; ११, ८; १२, ५; श. ३,
५, ३, १९; ६, १, २, ६; २, २५; ११,
५, ५, १०; -नस्य शां. ९, ४; २७,
६; श. ३, ५, ३, १३; १४, ४, ३;
६, ३, १८; ४, ६, ९, ११-१३;

५. १, ४; -नानि ऐ. १, ३०;
-नाभ्याम् ऐ. १, २९; शां. २७,
६; श. ३, ५, ३, १६; -ने ऐ. १,
२३; २९; शां. ९, ३; ११, ८;
१७, ७; २७, ६; श. ३, ५, ३, ७;
१९; ४, ९; ९, २, १३; ४, २, ४, १३;
३, ४, २, २; ५, ८, ५; ६, ७, ७; १२;
९, १०; २३; ५, २, १, २३; १३, ५,
२, १६; १४, ३, १, ४; तैआ. ४,
११, १; तां. ५, ४, १०; ६, ७; जै.
१०; ९३; आ. जैआ. १, १००; प.
१, ४; ३, ८; -नेन श. १४, २, २,
४८.

हविर्धान-गत- -न्त: श. १२, ६,
१, १७.

हविर्भाग- -गा: श. ११, ४, १, १०;

गो. १, ३, ८; १०; -गाणाम् श.

११, ४, १, १०; गो. १, ३, १०;

-गान् श. ११, ४, १, ४.

हविर्भूत- -तान् श. ३, ७, ३, ३.

हविर्यज्ञ- -ज्ञ: शां. ६, १२; १०, ६;

श. १, ७, २, १०; २, ५, १, २१; ३,

८, २, २५; का. १, ४, ३, १७; गो.

२, २, १७; -ज्ञम् १, १, ४, ७; २, १,

२०; ७, २, २३; २, २, २, १; ४, ३,

४, १; ११, १, २, १; का. १, २, २,

१; २, १, ३, १२; ४, १९; -ज्ञस्य

शां. ११, ७; श. १२, ४, २, ५;

-ज्ञा: शां. ६, ११; गो. १, ५, २, ३;

२५; -ज्ञात् श. १, ९, २, ३५; २,

५, १, २१; का. १, ४, ३, १७;

-ज्ञान् शां. ६, १५; -ज्ञे शां. १०,

६; श. १, ५, २, ११; ८, ३, २४;

४, ३, ४, ३; ११, ५, ८, ६; गो. २,

२, १७; -ज्ञेभ्य: ऐ. २, ७; -ज्ञेषु

ऐ. ५, ३२; ३४; -ज्ञै: श. १, ६,

३, ३६; तां. १७, १३, १८.

हविर्यज्ञ-विध- -ध: श. ११, ७,

२, १.

हविर्√कृ, हविष्करोति षं श. १,

८, १, ३३; हविष्करोति श. १,
८, १, ३५; हविष्करोति श.
१२, ८, २, १२;

हविष्क्रियते श. १, ८, १, ३४.

हविष्कुरण- -णम् श. १, ८, १,

३४; ९, १, १४; १५; तै. ३, ७,

१०, ५; -णे श. १, ८, १, ३३; तै.

३, ५, ८, २; १३, ३.

हविष्कृष्वत्- ष्वन्त: मं. २, २,

१३.

हविष्कृत्- -कृत् श. १, १, ४,

११; १३; का. २, १, ३, १५;

१६; तां. ११, १०, १०; २०,

११, ३; जै. १४६; -कृत् तै.

३, २, ५, ८; -कृत: शां. ६, १३;

तै. २, ४, ७, ११; ३, २, ५, ८; गो.

२, १, १; -कृतम् श. १, १, ४,

११; १३; का. २, १, १५; १६;

तैआ. ५, २, २; ३; -कृता श

७, २, २, १; ३, १, ४.

हविष्कृत-तानाम् तै. १, ७, ५, १.

हविष्कृति- -म् तै. २, ८, ७, १०.

हविष्पक्ति- -क्ति: ऐ. २, २४;

शां. १३, २; -क्तिना -क्तिम्

ऐ. २, २४, -क्तया ऐ. २,

२४; शां. १३, २; १५, १; १६,

१; २९, २; ३०, १; श. ४, २, ५,

२१; २२.

हविष्पति- -तये प. ५, ७; -ति:

तै. २, ६, १३, २.

हविष्पात्र- -त्राणि श. ११, २,

७, ४.

हविष्पान्त- -म् शां. २३, ३.

हविष्मत्- -ष्म: ऐ. १, २, २; शां.

८, ७; -ष्मत् ऐ. ५, ६; ८; -ष्मत:

श. २, ५, २, २८; तै. २, ४, ३, ९;

-ष्मन्त: श. १, ४, १, ९; ३१;

का. १, ५, १, २५; तै. २, ४, १, ४;

३, ५, २, १; २; ६, ८, २; मं. २, १,

८; गो. १, ५, २, ३; -ष्मन्तम् श.

३,९,२,११;—ध्यान् श. ३,९,२,
१०;११;१२; तै. २,४,५,१;८,
३,८;३,७,६,१३; तां. ११,१०;
११;२०, ११, ३; जै. १४७.
हविष्मती—ती शां. १२, ७; तै.
१,६,१,३; २,६, १३, ३; —ती:
श. ३,९,२, १०; तै. १, २, १,
१०; २,६,७,५.
हविष्य—ध्यान् सा. १,२,२.
हविष्येपिन्—पी तां. २५,१८,४.
हव्य,व्या—व्यः ऐ. ६, १८; १९;
ऐआ. ५, २,४; शां. २५, ५; ६;
शांआ. २,४; तै. २,८,३,६; गो. २,
६,१;—व्यम् ऐ. १,२८;२,५;१०;
३४;३,४७; शां. ३,२; २६,१२;
श. १,१, २, २३; ३,३,१३;४,
२,१;२;५,१,८; १४;२६; ७,१,
२१; २,४,४,१६; ३,४,१,२५,
६,६,२,६; ७,५,१,३०; ९,२,
३,११; का. १,२,४,९; २,१,२,
१६;३,१४; तै. १,४,४,८;२,१,
१,३;२,३,७; ७,४;११,६; ४,१,
९;५,४, ४—६; ८,९; ६,७,६;८,
४;८,१, ४;२,३; ३,२,३, १२;
४,७;५,८;८,६; ६,३,४; ७,२,४;
४,११;१६; १८; तैआ. ५, २,१;
२;६,५,१; १०, १०,२; तां. ९,
४, १०; १७,८, ३; सा. १,४,
१९; २,६,१०; ३,४,९; —व्यस्य
तै. २,४,८,४; —व्या ऐ. १,२८;
२,५;९;१२; शां. २६, १२; श.
२,२,३,२१; ३,७,३, १२;८,१,
११;६,८,१,६; का. १,२,३,१७;
तै. १,२,१,१०;२,४,१,५; ८,३,
२;५,५; ३,१,२,१०; ५,७,६;६,
२,२;३,२; ४,१;५,१; ६,७,१;
२;१२,२;७,५,२; तां. २०, १५,
१५; मं. २, २,१४; —व्यानि श.
६,८, १,६; तै. १, २,१,२०; २,
५,८,३;७; ३,७,२,५;७,१०; मं.
२,३,१७; —व्याय ऐ. १,२८; तै.

२,४,१,११; —व्ये श. ४, ५,८,
१०; —व्येन तै. ४, १, ४, १०;
—व्यैः तै. २,६,८,४; ३,१,२,१;
६,१०,४; गो. २,३,१३.
हव्य-जुष्टि—म् ऐ. २, १२; तै.
२,८,६,५.
हव्य-दाति—तये श. १,४,१,२४;
तै. ३, ५, २,१; गो. १, १, २९;
—ताया(=तयै)जै. ६२; —तिः श.
१,४,१,२४; —तिम् तै. २, ८, २,
२; ६,७;३,६,१०,४.
हव्य-वाह—वाट्, इ ऐ. १,१६;
२,३४; शां. ३,३; श. १,४,१,
३९; २, १२; १२,४, ३,५; तै.
२, ५,१,२; ७, १२,३; ३,५,२,
३; ३, १;६;१,३;२,१;७, ४,४;
—वाहम् तै. १, २,१, १२,१६;
२,४,१,४; ६,१६,२; ८,२,४;३,
१,३,३; ५,७,१;६,९,१; १२,१,
१;३,४; तैआ. ३,१४,२.
हव्यवाह-व(त्→)ती—वत्यौ
शां. १, १.
हव्य-वाह—हात् तै. १, २, १,
८;—हौ तै. ३,१,२,११.
हव्य-वाहन—नः श. १, ४, १,
३९; २,२,३,२८; ६,१,३०; का.
१,२,३,२३;६,१, २०; तै. २,४,
८,६; तां. १,४,५; मं. २,२,१९;
—नम् श. १,४,१,३९; तै. ३,५,
२,३.
हव्य-शोधन—ने तै. ३, ७, ४,
११;१२; —नौ तै. ३, ७, ४,१२.
हव्य-मूक्ति—क्तीनाम् तै. २,६,७,
६;३,६,२,२.
हव्य-सूदन—नः तां. १,४,३.
✓हस,हसन्ति प. ५, १०.
हसइति तां. ७, ६, ११; १२,
३,२१;४,१२.
हस—सः जै. ३,५,६,८; —साय।
तै. ३,४,२, १;१५, १; तैआ. ६,
१०,२.

हसितै—तम् तैआ. १,११, ५; —ते
मं. १,३,३.
हस्त—उस्त श. ३,३,३,११; —स्तः
श. ८,७,२,१७;१०,२,२,८;१२,
२,४,२; तै. १, ५,१,३;२,२;३,
१,१,९;३,१, ५; तैआ. १,९,३;
—स्तम् श. ११,५,३,४;७; ४,२;
१२;१४,६,२,१३; तै. १, ७,४,
२;२,८,२,५;३,१,१,९;८, ४,३;
जै. १५२; मं. १,२,१६;६,१५;
१८; —स्तयोः श. ६, ५, १,१०;
तैआ. ९,१०, २; मं. १, ३, ४;
गो. १,२,४; —स्तस्य श. ११,५,
२, २;६; —स्ता श. ३,५,३,२२;
—स्तात् तैआ. ६,१,३;—स्ताभ्याम्
ऐ. १, १६;८, ७; २३; शां. ६,
१४; शांआ. ३, ७;५,६; श. १,
१,२, १७; २,२, १;४,४; ७,४,
१३;३,५,४,४; ६,१,४;७, १,१;
४,३;९,४, ३; ५,२,२, १३;४,
१७;६,३, १, ३८;४, १,१;५,१,
९;९,३,४,१७; ४,२,१०; १२,
१,४,३;१४, १,२,७;२,१, ६;४,
२,११;६,२,८; का. २,१,२,१३;
२,१,१;२,३; तै. २, ६,५, २;
३;३,२,२,१;४,६;६,३;८, १;९,
१;७,१२, ३;८, ३,२; तैआ. २,
४,१;३,१०,१;४, २,१;८, १;५,
२,५;७,१; १०, २४, १; २५,१;
तां १, ८,१; ८,४,१; जै. ९;२७;
१०२;१३९; जै. २,५,२, ३;४;
४,११,५,८; मं. १, ६,१८; गो.
१,५,३; २,१,२; —स्ताय तै. ३,
१,१, ९; ४, ११; ११, ८, ७;
—स्तासः तैआ. १०, १०,२; गो.
१,२,१६; —स्ते ऐ. १, १६; ५,
३१; ८,८; २०; शां. ८,१; श.
२,१,२,१२;६,३, १,४१; २,१;
४,४,१;१४,६,८,२; का. १, १,
२,८; तै. २,२,७, २;३, १०,१;
५,४, ४;८, ६,१;३, ७,३,३; ७.

४, १; गो. १, २, ७; २, ३, १७;
 -स्तेन ऐ. ५, ३१; शां. ८, १; श. २, १, २, १२; ६, ४, २, २; ९, २, १, १६; १०, २, २, ८; १४, १, २, ९; का. १, १, २, ८; तै. १, ६, ३, ७; ३, २, ९, १०; जै. २०५; गो. २, १, ४; -स्तेषु श. ९, २, ३, २४; -स्तैः गो. २, ४, ६; -स्तौ शांआ. ५, ५-७; श. १२, १, ४, ३; १४, ३, १, २०; ५, ४, ११; ६, २, ८; ७, ३, १२; तै. २, ६, ५, ५; ३, २, १०, २; तैआ. २, ११, १; जै. १११; जैव. ४, ११, ५, १; गो. १, ५, ३; -स्त्यां तै. २, ४, ४, ७; तां. १४, ६, ४.
 हस्त-कार्य- -म् तां. ६, ६, १२.
 हस्त-गत- -तेन सा. २, ४, १.
 हस्त-ग्राम- -भस्य तैआ. ६, १, ३.
 हस्त-च्युति- -न्ती ऐ. ५, ५; ऐआ. १, १, २; शां. २२, ७.
 हस्त-व(त्-→)ती- -म् शां. ८, १.
 हस्त-वेपथु- -प्यान् तां. ६, ६, १३.
 हस्तिन्- -स्तिनः ऐआ. २, ६, १; शांआ. १२, ८; -स्तिनम् श. ३, १, ३, ४; तैआ. ३, १०, ३; तां. १, ८, १४; -स्तिना जैव. ३, २, ४, ९; -स्तिनि तै. २, ७, ७, १; जैव. ३, ६, ४, १; -स्तिने ५, ३१; -स्तिषु शांआ. १२, १; -स्ती ऐ. ४, १; ६, २७; शांआ. १२, ६; श. ३, १, ३, ४; १४, ८, १५, ११; जै. ४, १६८; गो. २, ६, ७; -स्ती-डव श. १४, ७, १, २०.
 हस्तिनी- -नी प. ५, ७.
 हस्ति-हस्तिन्
 हस्ति-च्छाया- -ग्राम् शांआ. १२, ८.
 हस्ति-पु(√२पा)- -म् तै. ३, ४, ९, १.
 हस्ति-वर्चस- -सम् शांआ. १२,

१; ८; -सा शांआ. १२, १.
 हस्ति-हिरण्य- -म् तैआ. १, ३१, १.
 हस्य(-स्तिऽअ-)श्च-रथ-पदाति-
 -तीनाम् सा. ३, ६, ११.
 हस्य(-स्तिऽआ-)सन- -म् जै. ४.
 हस्यु(-स्तिऽकृ-)पम- -म् श. १४, ६, १०, ४; ७; १०; १३; १६; १९.
 ह(स्य-→)स्या- -स्याः ऐ. १, १९; ऐआ. १, १, २; ४; ३, ५, ८; श. ६, २, १, २३; २, ४; ८, ४, ३, १०; १२-१९; १३, ५, १, ६; तां. २३, १४, ५; -स्त्याम् तै. ३, ३, ८, २, ५.
 हा तै. २, ८, ८, १; जै. २९; ३६; सा. २, १, ६. हा ३ तै. २, ३, ६, १.
 हा-उ-स्वर-ता(तऽआ-)दि- -दीनि सा. २, १, ६.
 √१हा, जहाति ऐ. ८, २५; श. १४, ८, ६, ४; ५; जहाति श. १०, ३, ३, १-५; १३, १, ६, २; १४, ५, १, ११; ६, २, ११; १०, ३; ६; ९; १२; १५; १८; तै. २, ३, ८, २; ३; ६, २, ३; तैआ. १, ७, १; ३, १४, १; २; ६, १०, १; १०, १०, १; तां. ७, ७, १५; जै. २६; जैव. ३, ५, ८, १०; ४, २, १, ११; सा. २, ४, ९; प. २, ८; जहितः तै. १, ४, ६, ५; ३, ७, ९, ७; जहित श. ७, २, १, १७; ९, १, २, १२; प. २, ८; जहासि श. ८, ५, ३, १; जहामि श. ७, ३, १, २३; तै. २, ८, ८, १; ३, ७, १२, ५; जहामि तै. २, ८, ८, १; जहीमः श. १३, ८, ४, ३; जहौ श. ६, ६, ३, २; जै. २०१; जहुः २०४; हास्यति ऐ. २, २१; २८;

६, २६; ऐआ. ३, १, ४; शांआ. ७, ९; १०; श. ३, ८, २, २४; १०, ३, ५, १५; का. १, १, ४, २०; २२; हास्यामि श. ४, १, ५, ९; जहत् ऐ. ८, २३; जहितम् तैआ. ३, १४, ३; जहाम तै. ३, ७, २, ७; तैआ. ६, ३, २; जै. १७४; अजहात् श. २, १, २, ९; ९, १, १, ६; का. १, १, २, ६; तै. २, ६, २, १; तैआ. २, ३, १; जै. १६६; अजहि-
 ताम् ऐ. ३, २६; अजहुः ऐ. ३, १६; श. १३, ५, ४, ३; अजहुः श. ६, १, २, १२; ७, ४, १, १६; तै. २, ८, ३, ५; जै. १७४; जह्यात् ऐ. ७, ५; शांआ. १२, ३; जह्युः गो. १, ३, ८; अहात् तै. ३, ७, १३, २; अहासीत् तां. ६, ४, ८; हासीत् तै. २, ५, १, ३; ३, ७, २, ७; तैआ. ४, ४२, ५; हासिषुः तैआ. ४, ४२, ५; अहासिषुः जै. १८६; अहाः तै. २, ५, ६, ३; हासिषम् तै. १, ४, ६, ५; तैआ. ४, १, १; ४२, २; अहासि श. १, ७, ३, ३. अहास्यत् श. १०, ६, १, ५-९.
 हीयते ऐ. ६, १८; शां. ८, ९; श. ३, ६, २, १४; १५; हीयते श. ११, ५, ६, ९; तां. ४, २, ३; ६, ४, ९; १९, १२, ८; जै. १३६; १६८; गो. २, ५, १५; हीयन्ते तां. १७, १, २; ३, ३; जहे श. ४, १, ५, १; हास्यन्ते जै. १३६; हास्यामहे श. ३, ५, १, १८; जै. १३६; हीयताम् गो. १, ३, ७; हीयष्वम् जै. १६८; हीयै शांआ. ८, ६; अहीयत ऐ. २, ३६; श. १, ४, ३, २; ३, ६, २, १२; अहीयत् श. १, ७, ३, १; २२; ४, ३, १, १; ५, १, ४, ५; तां. १२, ११, ११; जै. १७७; अहीयताम् तां. २०,

११, ३; जै. ८४; अहीयन्त तां.
 १६, १२, १: १७, १, १; जै. १३६;
 १३७; सा. १, १, १७; हीयेत् श.
 ३, ८, ३, १६; हीयेन् ए. ६, २.
 हापयन्ति गो. १, २, २१
 हित्वा, हीन-हीयमान- अद्र.
 हायत- -ना: -नानाम्^१ श. ५, ३,
 ३, ६.
 हाया इपहया उहा उहा इति तां.
 १३, ६, १३.
 हारायण- -गम्. तां. १४, ९, ३३; ३४;
 -णानि जैआ. १, २५३; आ. १,
 २५३; -णेन तां. १४, ९, ३४.
 हारिकर्णी-पुत्र- -त्र: -त्रात् श. १४,
 ९, ४, ३०.
 हारिद्र(←हरिद्रा)- -द्र:ऽइव श. १३,
 ४, ४, ८.^२
 हारिद्रव(←हरिद्रु)- -वेषु तै. ३, ७,
 ६, २३.
 हारियोजन(←हरियोजन)- -न:
 श. ४, ४, ३, २: ६; -नम् श. ४,
 २, २, ५; ४, ३, २; ५, ५, ११;
 -नस्य शां. १८, ६; ३०, ११;
 तां. १, ६, ९; -नेन शां. १८, ६;
 ३०, ११.
 हारिवर्ण(←हरिवर्ण)- -र्णम् तां.
 ८, ९, १; १२, ६, ७; जै. ६९;
 -र्णस्य तां. १२, ६, ९; १०;
 -र्णानि आ. जैआ. १, ३८३.
 हारीत(←हरित् वा त)- -त:
 शांआ. ८, १०.
 हार्दि(←हृद्←हृदय)- -र्दिश. ३,
 ८, ५, ५.
 हार्दिवन्- -वानम् तैआ. ४, ७, ५;
 ९, २; ५, ८, २.
 हार्द्वन्- -र्दानम् श. १४, २, २,
 २१.^३
 हार्म्य(←हर्म्य)- -म् तैआ. ६, ६, २.
 हार्लिङ्गव(←हलिङ्गु)- -व: श. १०,
 ४, ५, १.

हावन-श्रु- -श्रु: तै. २, ८, ६, ९.
 हाविष्कृत(←हविष्कृत्)- -ते आ.
 जैआ. १, १३८.
 हाविष्मत(←हविष्मत्)- -तम् तां. ११,
 १०, ९; -ते आ. जैआ. १, १३८.
 हाव्यादातायायि जै. ६२.
 हास्त- -म् जै. १००.^४
 हि श. ३, ९, २, ४; तां. १, ५, १९;
 ११, २, ३.
 √हि, हिनोति ऐआ. ५, २, २; हिन्वन्ति
 शां. १२, १; तां. १४, ११, ६; जै.
 १६४; हिनोमि तै. २, ८, ५, ५;
 हिनोत ऐ. २, २०; शां. १२, १;
 तै. २, ४, ३, १३.
 हिन्वान- -न: तै. ३, ६, ५, १;
 तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०.
 √हिंस, हिन्स्ति ऐ. १, १३; ३, ८; ४,
 १; ५, १; १५; २४; ७, २६; ऐआ.
 २, ५, १; शां. ६, २-९; शांआ.
 १२, ५; ६: श. २, ३, ४, ३०: ६,
 २, १७; ५, २, १, १८; १९; ४, ३,
 २०; २१; ६, ५, ३, ९; ४, १०: ६, ३,
 १७; ७, २, १, ११; २, १७; ५, १,
 १४; ९, १, १, १७; २७; २, १, २;
 १९: २, २; १०, ४, १, ३: १४; २०;
 १४, ३, १, १४; ४, २, २३; का. १,
 ४, १, २२: ६, २, ८; तै. १, ४, ५, १;
 ६, १०, ३; ४: हिन्स्ति श. १, १,
 १, १९; २, १०; ३, १, १४; १७: ७,
 ४, १४; १५; २, ३, २, १२; ६, २,
 १०; ३, १, २, ६; ७; २, १, ८; ३१;
 ५, १, ३६; ६, ४, १०; १३; ७, ४,
 १; ८, २, २; १२; १९; ५, १०; ९,
 ४, १८; ५, ३, २, ७; ६, ३, १, २६;
 ३२; ३९; ५, ३, ९; ४, २; १०: १६;
 ६, १, २३; २४; २, १३; ३, १७;
 ७, ३, १५; ७, २, २, १७; ३, २, १७;
 ५, १, १४; ९, १, १, १०; २०; २, ४;
 २, १, २; १९; १०, ३, ५, ११; ४,
 १, ३; १४; २०: ६, १, ११; १४, ३,

१, १४; ८, ६, २; का. १, ४, १,
 २२; ६, २, ५; ८; २, १, १, १३;
 २, १०: २, १, ९; २, ३; ९; ४,
 ११; १ २; तै. १, ७, ८, ६; २,
 ३, २, ५; ४, ६; ३, २, २, १;
 तैआ. १, ९, २: ४; तां. ८, ७, ७;
 जै. ४५: २०७; जैड. ३, १, ५, ६;
 गो. १, २, २; ३; २, १, २; ३; २,
 १०; ३, ११; ४, १९; हिंसति
 शांआ. १२, ५; ६: सा. २, ३,
 ११; हिंस्तु: श. १, ५, १, २५.
 हिंस्त: तै. १, ७, ५, ३; १०, ५;
 हिंसन्ति शां. ७, ८; श. ९, १,
 १, ३५-३७; तै. ३, ९, ८, ३; जैड.
 ४, ६, १, ९; २, ७; ३, १; सा. २, ४,
 ४; ५; ३, ५, ५-७; जिहिंस श. १,
 ६, ३, ७; ५, ५, ४, ८; जिहिंसिम
 तै. ३, ७, १२, ४; तैआ. २, ६, २;
 हिंसिष्यति श. ६, ४, ४, १६; गो.
 २, १, २; २, १०; हिंसिष्यत: श.
 ७, ४, १, १८; हिंसिष्यामि श.
 १०, १, ३, ३; हिन्सत् श. १, ७,
 ४, १६; ६, ४, ४, ६: ७, ४, १, २४;
 ९, १, १, ४२; १४, २, २, ३८; जै.
 १६४; हिन्सन् श. ३, ४, १, १६;
 ६, ३, ८; ८, १, ५; ९, ३, १५; ४, ४,
 ५, ६; १४, ३, १, १०: हिंसात:
 तैआ. १, ६, १: हिन्सति श.
 १, १, ४, ५; ७; २०; २, १,
 १५; १७; का. २, १, ३, १०;
 १२; २, १, ४, १४: १६;
 हिन्सानि शां. १३, ७; श. १, २,
 ४, ७: १५; २, ३, ४, ४; ३,
 ३, २, १; ६, ३, १७; ९, ३,
 २६; ५, ३, ४, २५; ६, ४, ४,
 ६; १०, ५, २, १२; ११, ५, ९, ७;
 १४, १, १, ३३; का. १, ४, १, ३; ५;
 २, २, २, ५; ८; हिन्सानि श. ४,
 १, ५, ७; हिन्साम श. ३, ४, ३,
 ११; अहिन्त् श. १, ७, ३, ४; ४,

† 'हादान्' इति मु. स्वरोऽशुद्धः । लु. य. ३८, १२ । ‡ 'हाम्' (विवेद), हान् (मिमेद) इति पाठभे. ।

८; १४; तै. २, ३, २, ५; ४, ६; गो.
 २, १, ३; अहिंसन्त ऐआ. २, १,
 ४^३; हिंस्यात् श. २, ३, ४, २८; ४,
 ६, ९, ५; ६, ४, ४, १६; १, ४, २; ६,
 ३, १७; ७, ३, १४; ९, १, १, १; ७;
 २, १, २; ३, ३७; हिंस्यान् श.
 १४, १, ३, १४; २९; हिंस्याताम्
 श. ३, ४, १, २४; हिंस्याताम् श.
 ७, १, १, ३८; हिंस्युः श. १, ८,
 १, १६; ३, ३, ४, १२; ४, ६, ९, १;
 ५, १, ५, १७; हिंस्युः श. ४, ३, ५,
 ३; हिंसीत् श. १२, ८, ३, ९;
 हिंसीत् श. १, २, २, १२^३; ४, ६,
 ९, ६; ७, ३, १, २०^३; ५, १, ८;
 का. २, २, १, ९; तै. १, ७, १०,
 २^३; २, ६, ५, १^३; तैआ. १०, १,
 ५; गो. २, १, ३; हिंसीः ऐ. १, २, २;
 शां. १२, ३; शांआ. ७, १^३; ९, १;
 ७; श. ३, १, २, ७; २, १, ८^३; ६,
 ४, १०; १३; १४^३; ८, २, १, २; ५,
 १०; ५, ४, ३, २०; ६, ८, १, ९^३; ७,
 २, १, ११; ४, २, ७^३; ५, २, १७;
 १८^३; १९; २०^३; ३२^३-३४^३; ३५;
 ८, ३, १, ९^३; ७, ३, १८^३; ९, ४,
 ४, ५; १२, ७, ३, १४; ८, ३, ९; १४,
 १, ४, १५; २, २, ४२; तै. १, ४, २,
 २; २, ६, १, ४; ३, ३, २, ५; ७, २,
 ७^३; ५, ५; १३; १०, ४, ३; तैआ. १,
 ३, १, ३; ४, ५, ५; ७, ५; ८, ४^३; १०,
 ५^३; ११, ७; २८, १; ५, ४, ८, ७, ८^३;
 ८, १२^३; ९, ९; ६, ६, १; तां. १, १,
 ७; ५, ६; ७, २; ८, ७; जै. २६^३;
 जैउ. ४, १, १, १; ८^३; मं. १, ६, ६;
 ७, ९; गो. २, १, ३; हिंसिष्टम् ऐ.
 ८, ८; श. १, ५, १, २५^३; ३, ४, १,
 २४; ९, १, १, १७; हिंसिष्ट तां.
 १, ४, १५; जैउ. १, ६, ३, ६; मं.
 २, १, ७; हिंसिपम् श. १, २, ४,
 १६^३; का. २, २, २, ९; तै. ३, २,
 ४, ५; ९, ३; ७, ५, ५; हिंसिपम् श.
 २, ३, ४, ३०; का. १, ४, १, २, २;

अहिंसिपम् श. ४, १, ५, ७.
 जिहिंसिपन्ति श. ९, १, १, ३५-
 ३७; जिहिंसिपेत् श. ९, २, १, २.
 हिंसित-वत्-वान् तां. ७, ५, २.
 हिंसितोसः(ः) ऐ. १, ३०; तै. १, १,
 ८, ४.
 हिंसित्वा श. १०, २, ३, १८; १४, ४,
 २, २३; जै. ४५; हिंसित्वाऽइव
 श. ७, ३, २, १४.
 हिक-निक-विक-कानि आ. जैआ.
 १, ४३३.
 हिङ्कार-प्रभृ. हिम्-द्र.
 हित्तु, ता-तः ऐ. १, १३; श. १, ४,
 १, २४; ३, ३, ४, ७; ४, १, २,
 ३; ६, १, २, १४; ७, ३, १, ३१^३;
 १४, २, २, १७; तै. १, ५, ८, ३; २,
 ४, १, ८, ९; ७, १; तैआ. ४, ४२,
 २; -तम् ऐ. २, १८; शां. ९, ३;
 श. १, ३, १, २५; ३, ३, ४, ७; ८, ४,
 ८; ४, ३, ५, १३; ६, १, २, १४; १५^३;
 ५, ४, ४; ७, ४, २, ७; १३, ८, १, ९^३;
 १४, ६, ९, ४; तै. १, १, ९, ७^३; १०;
 ४, ८, ५; ६; ८, १, २; २, १, ९, २^३;
 ३, ७, ४, १६; तैआ. ६, १, ४, ७,
 ३; ९, २; १०, १०, ३; तां. ४, ३, ८;
 २०, ४, ७; मं. १, ५, १०; गो. १,
 २, १५; -ता श. ६, १, २, १५;
 -ताः शांआ. ६, १९; श. १४,
 ५, १, २१; ६, ११, ४; ७, १, २०;
 तै. ३, १२, ६, २; तैआ. १,
 २७, ६; -तानि श. ६, १, २,
 १५; -ते श. ६, १, २, १४^३; -तो
 श. ३, ८, ४, ९; ४, ४, १, १.
 हित-तम्-म् शांआ. ५, १^३.
 हित्वा(√ १हा) ऐ. ६, १; श. ४, ३, २,
 १०; ११; तै. २, ५, ६, ५^३; तैआ. ८,
 ५, १; तां. ८, ४, १; २, ५, १५, ४;
 जै. ५४; ११५; १४७; १८६^३.
 √हिन्व्, हिन्वति श. ३, ५, १, ३५;
 १४, १, २, १९; हिन्वन्ति श. १२,
 ८, १, २; तै. २, ६, ३, १; ७, १६, ४.

रिहिम् तै. ३, ५, १, १; जै. ६२^३; जैउ.
 १, १, ४, १; ६; ८; ३, २, १, ४; आ. १.
 हिं/कृ, हिंकरोति शां. ३, २; श. १,
 ४, १, १; २; हिंकरोति श. १, ४,
 १, ३^३; ४, २, २, ११^३; १३, २,
 ३, २^३; तै. ३, ८, २२, २^३; तां.
 २, १, १^३; २, १^३; ३, १^३; ४, १^३; ५,
 १^३; ६, १^३; ७, १^३; ९, १^३; ३^३; ११,
 १^३; १२, १^३; १३, १^३; १४, १^३; १५,
 १^३; १६, १^३; १७, १^३; ३, १, १^३; २,
 १^३; ३, १^३; ४, १^३; ५, १^३; ६, १^३; ७,
 १^३; ८, १^३; ९, १^३; १०, १^३; ११, १^३;
 १२, १^३; २; १३, १^३; ४, ९, ९; ७,
 १०, १६; जैउ. १, १, ३, ३; २, १,
 २, ९; ४, ७, २, १; ११; प. ३, २^३;
 ३^३; ५^३; ६^३; हिंकरोति गो. २, ३,
 ९; हिंकुर्वन्ति जैउ. १, १, ४, १; ६;
 ३, ६, ६, २; हिंकार श. २, २,
 ४, १२; का. १, २, ४, ९; हिंकुर्यात्
 श. १, ४, १, ३; तां. ७, १, २; जै.
 ९३^३; प. २, १^३; २^३; हिंकार्यात्
 गो. १, ३, ४.
 हिंक्रियते गो. २, ३, ९^३.
 हिंकरिकव-कतः जैउ. १, ३, १,
 ५; १२, १, २.
 हिं-क(र→)री-री जै. ४७.
 हिं-कर्तुम् श. १, ४, १, २; ४, २, २,
 ११.
 हिं-कार-रः ऐ. ३, १, २, ३; ऐआ.
 १, ३, १^३; शां. ३, २; ११, १; १४, २;
 शांआ. २, १^३; श. १, ४, १, २^३;
 २, २, ४, १२^३; ४, २, २, ११^३; ४, ४,
 २; का. १, २, ४, ९; तां. २, ९, ३^३;
 ६, ३, १, ३; ८, २; ३; ५-७; ७, १, ४;
 जैउ. १, १, ३, ४; ४, ६; ३, २, ४;
 ५, १, २; १०, १, २; ११, १, ३; ५;
 ९; १०; २, १; १२, १, २; २, १; ३;
 ५; ६; ८; ९; १७, २, ८; १८, ३, ९;
 ४, ४; ३, ३, २, ३; आ. १; प. २,
 १; ३, १^३; गो. १, ३, २, ३; २, ३,
 ९^३; २०; -रम् श. २, २, ४, १, २;

का. १, २, ४, ९; तां. ८, ७, १३;
जै. १, १, ४, १, ६, ८; ३, १, ५, २,
७, ९; ३, ३, ५; ६, २, ७; ष २, ३;
-रस्य श. १, ४, १, १: जै. ३,
३, २, २; -राणाम् जै. ३, ३, ३,
७; -रात् जै. १, १, ३, ७; ४, ८,
४, २; -राय श. १३, १, ३, ५;
-रेण ऐवा. १, ३, १; शांत्वा. २,
१; ४, ११: श. ४, २, २, ११; तां.
२, १, ४; २, २; ३, ५; जै. ८५; ९३;
जै. १, १०, १, ३; १२, ४, ६; १८,
२, ५; २, ३, २, ३; ९; ३, ३, २, ३;
६, ६, २; मं. १, ५, १९; ष. २, १;
२; गो. १, ५, ९; २, ३, ९.

हिकार-वत्- वत् तां. ५, २, ८.
हिं-कृण्व(त्→)ती- ती ऐ. १,
२२.

हिं-कृत- -त्सु श. १४, ९, ३, ९;†
-तात् तां. ८, ७, १३; -ताय श.
१३, १, ३, ५; -तेन तां. ५, १, ५.
हिं-कृत्य ऐवा. १, ३, १: शां ३, २;
११, १; श. १, ४, १, १; २: ४, ५,
९, ३; ९; ९, १, २, ३, ४; तां ६, ८,
५; ६; ८, ७; ष. १, ४; गो. २, ३,
९.

हिंक्रियुंमाण्- -ण: जै. १०९;
-णम् श. १४, ९, ३, ९.

रहिम्- -मा तै. २, ८, ७, ३.

हिम्- -म: तै. ३, १२, ७, ३; -मम्
श. ३, १, २, १४; १५: ष. ५, ९;
-मस्य श. ९, १, २, २६; १३, २,
६, १२; तै. ३, ९, ५, ४.

हिमा- -मा: श. १, ९, ३, १९; २,
३, ४, २, १; ३, ७, ८, १०: का. १,
४, १, १६; तै. २, ८, ६, ८: तैवा.
४, ७, ५.

हिम्-वत्- -वत: तैवा ३, १०, ३; ६,
१०, २; -वति जै. २०७; -वसु तै
२, ५, ६, ४; -वन्तम् ऐ. ८, १८

तिर- -र: श. १, ३, १, १५: का. २,

२, ४, १२.
हिरण्य- -ण्यम् ऐ. २, १४; ४, ६; ६,
२७; ७, ९; १२; १३; १८; ८, २०;
शां. १, ५; ६, ९; १३, ४; शांत्वा. ४,
११; श. २, १, १, ५; २, ३, २८;
३, २, ४, ८; ९; १३; १४; ३, १,
३; २, २; ३, १८; ५, ३, १३; १४;
८, २, २७; ३, २६; ९, २, ९; ४, १;
४, ३, ४, ६; ७; १४; १९; २१;
२४; २८; ५, १, १५; २, १०; ६,
१, ६; ८; १३; ५, १, २, १४; ५,
२८; २, १, २०; ३, ६; ३, १, १;
५, १५; ४, १, २; १२; १४; ४, २, २;
५, १, ८; ६, १, १, १३; ३, ५; ३, १,
४२; ७, १, २; ७, ४, १, १५; १६;
२, १७; ५, २, ८; ९, २, १, ६; ४, ४,
५; १०, ४, १, ६; ११, ५, ९, ११;
१२, ४, ३, १; ४, ६; ७; ५, २, ६;
७, १, ७; २, १३; ८, १, १५; २२;
९, १, ४; १३, १, १, ३; ४; २, २,
१६; १७; ३, २; ८, १; ४, १, ७; ११;
१३; २, ७; १०; १३; ५, २, १; १४,
१, १, ३२; ३, १४; २९; ३, २, ३,
१, ३२; ९, ४, २, ६; का. १, १, १,
३; २, २, २३; तै. १, १, ३, ८;
२, १, ४; ३, ७, ७; ४, ४, १; ७, ४;
५; ६, १, ७; ७, २, ५; ६; ३, ४, ६,
३; ८, १; ८, ५, ३; ६, ५, ९, १;
२, २, ४, ५; ६; ५, २; ३, ४, १; ७,
९, २; ३; ३, ३, ४, ५; ८, २, ४;
२२, ३; ९, ४, ५; ११, ७, ३; ८, ६;
७; १२, ५, १०; ११; ६, ६: तैवा.
१, २६, ७; २, ६, २; ३, १०, १; ५,
४, ५; १०; ९, ५; तां. १, ८, ५, २,
१७, ३; ६, ६, १०; ९, ९, ३; ४; १२,
१३, २, ५; १७, ६, ४; १८, ३, २; ७,
८; जै. ७७; १२५; १३१; १३२;
२१२: जै. १, १८, २, ७; १०;
३, ६, ६, ६; सा. ३, १, ८; २, ५;
मं. ५; मं. १, ५, १८; २, ४, ६; ष.

२, ९; १, १०; गो. १, २, २१; २,
३, १७; १९; ५, २; ८; ६, ७;
-ण्यस्य श. १२, ७, २, १०; १३,
२, २, १८; १४, ९, १, १०; तै. २,
२, ४, ५; जै. ११७; -ण्यानि श.
५, ५, ५, १६; १३, ४, १, ६; तै. ३,
८, २, २; -ण्ये ऐ. २, १४; श. ३,
३, ३, ६; तै. २, ७, ७, १; -ण्येन
ऐ. ८, २, ३; श. ३, ३, ३, ६; ५, ५,
५, १६; १२, ८, १, १५; २२; तै. १,
७, ६, १; २, ७, ३, ३; ३, ८, २२, ३;
-ण्येषु शांत्वा. १२, १; -ण्यै: श.
८, ६, ३, १९; तै. २, ६, ८, १; ३,
६, २, १.

हिरण्मयी(←हिरण्यमयी)- -य:
ऐवा. २, १, ३; शां. ७, ४; श.
६, ७, १, ३; ७, ४, १, १०:
१५; २, १७; ५, २, ११; १०,
१, ४, ९; ५, २, ६; ७; ४, १४. ६, ३,
२; १३, २, २, १६; १४, २, २, ५: ४:
७, १, १२; १३; तै. ३, १०, ९, ११;
१२, ९, ७; तैवा. १, २, ७, ३; ७, ६,
१; १०, १३, १; तां. २५, १८, ५,
जै. १२४; जै. १, १५, ३, ८;
-यम् शां. ६, १; श. १०, १, ४,
९; ११, १, ६, १; २; १३, ४, ३, १;
तै. १, ४, ८, ६; तैवा. १०, १,
१४; जै. ७५: -ययो: श. १३,
४, ३, १; -या श. १३, २, ६, ८;
-यान् श. ११, ४, २, १६; १७;
-यानि श. ६, २, १, ३; ८; -याय
शां. ७, ४; -ये श. १३, ४, ३,
१; -येन श. १३, ५, २, २३;
-यौ शां. ६, १३; श. ५, ४, ५,
२२; १०, ४, १, ६; जै. १, १८,
१, १; गो. २, १, २.
हिरण्मयी- -यीम् श. ५, ४, ५,
२२; ६, ३, १, ४१; ४२; तैवा.
१, २, ७, ३; जै. १७६; -य्यो:
जै. १०२.

† 'हिकृतम्' इति मुपा. स्वरदिबन्त्यः । ‡ '-ण्-' इति मुपा: स्वरदिबन्त्यः ।

हिरण्य-कक्ष्य-क्यान् तैआ. ६, ५, २.
 हिरण्य-कक्षिपु-पु तै. ३, ९, २०,
 १; २; -पुना तै. ३, ९, २०, २;
 -पौ ऐ. ७, १८.
 हिरण्य-कार्-म् तै. ३, ४, १४, १.
 हिरण्य-केश-शः ऐ. ७, ९.
 हिरण्य-नाभ-भैः श. ६, २, २, ५;
 ७, ४, १, १९; १३, ५, २, २३.
 तैआ. १, १३, ३; १०, १, ३; तां.
 ९, ९, १२; -भैम् तैआ. १०, १०,
 ३; -भाय तैआ. १०, १, १.
 हिरण्यगर्भ-व(त्→)ती-त्या
 श. ६, २, २, ५.
 †हिरण्य-त्रण्डातका-काः जै. २०३.
 हिरण्य-जिह्व-ह्वः तै. २, ४, ४, ७.
 हिरण्य-ज्योतिस्-तिपा श. १३,
 २, २, १६.
 हिरण्य-ज्योतिस्-तिः तै. ३, ८,
 २२, ३; १२, ५, १०; तैआ. ३,
 ११, ८.
 हिरण्य-दन्त-न्तः जै. ३, १, २,
 ४; १५.
 हिरण्य-दत्त(←दन्त)-दन् ऐ.
 ३, ६; ऐआ. २, १, ५.
 हिरण्य-द्रोण-म् सा. ३, ३, ३.
 हिरण्य-नाभि-भये तैआ. १,
 ३१, २.
 हिरण्य-पक्ष,क्षा-क्षः श. ९, ४, ४,
 ५; तै. ३, १०, ४, ३; तैआ. ४,
 ११, ६; -क्षम् तै. २, ५, ८, ५; तैआ.
 ६, ३, १; -क्षा तै. ३, ७, ६, ९.
 हिरण्य-पति-तये तैआ. १०, १८, १.
 हिरण्य-पर्ण-र्णः तै. २, ६, १०, ६;
 १४, ५; ३, ६, ११, २; -र्णम् तै. २,
 ६, १७, ७.
 हिरण्य-पाणि-णये ष. ५, ६; -णि;
 शां. ६, १३; श. १, १, ४, २३; २,
 १, १९; २१; ३, ३, २, १२; का. २,
 १, ३, २४; ४, १८; १९; तै. ३, २,
 ५, ११; ६, ४; गो. २, १, २; -णिम्

ऐ. ५, १९; शां. २, २, ९; २, ६, १३.
 हिरण्य-पात्र-त्रम् तै. १, ३, ३, ७;
 -त्रेण श. ५, १, २, १९.
 हिरण्य-प्रउग-म् तै. २, ८, ६, २.
 हिरण्य-वाहु-हवे श. ९, १, १,
 १८; तैआ. १०, १८, १ -हुः श.
 ९, १, १, १८.
 हिरण्य-म्(य→)यी-यः श. १३,
 २, १०, २; -यः श. ३, ६, २, ९.
 हिरण्यय-यः श. ७, ५, २, ११; तै.
 १, ५, ८, २; २, ८, ७, ७; जै. २०;
 -यम् ऐ. १, ३०; तै. २, ६, ११, ६;
 -या ऐ. १, २२; ४, ३२; शां. ८,
 ७; २०, ४; २१, ३; २२; ५; -याः
 तै ३, ९, ४, ५; -येन तै. ३, १,
 १, ९; -यैः तै. ३, १, २, १.
 हिरण्ययी-यी श. ४, ५, २, १०;
 ६, ३, १, ४२; १४, ९, ४, २१; -यीः
 तै. २, ५, ५, ५; ६, १७, ४; ६;
 -यीम् सा. ६, ३, १, ४१.
 हिरण्य-रथ-म् ऐ. ७, १६.
 हिरण्य-रूप-पम् श. ५, ४, १,
 १०; -पाय तै. १०, १८, १;
 -पौ श. ५, ४, १, १५.
 हिरण्य-वत्-वते ऐ. ७, ९.
 हिरण्य-वर्ण,र्णा-र्णः तै. २, ८, ४, १;
 -र्णम् तै. २, ५, ५, ४; -र्णा तैआ.
 १०, ४२, १; -र्णाः तै. २, ८, ९, ३;
 -र्णाः तै. ३, ७, १२, ६; -र्णायां
 तैआ. १०, १८, ११; -र्णां तै. १,
 ७, ६, ८.
 हिरण्य-वर्तनि-वर्तनी तै. २, ६, १३, ३.
 हिरण्य-वाशी-शीः तै. २, ५, ५,
 ५; ८, ४, १.
 हिरण्य-विद्-वित् तां. १३, १, १; २.
 हिरण्य-विमित्त-तानि श. ११, ५,
 १, ११.
 हिरण्य-शकल-लम् श. ३, ८, २,
 २६; ११, ७, ४, ४; -लाम् श. ७,
 ५, २, ८; ९, २, १, १; १२, ५, २,

६; -लैः श. ६, १, २, ३०; ७, ५,
 २, ३२; ८, ५, ४, ९; ७, ४, ७; ८; ९,
 २, ३, ३२; १०, १, ३, ७; ९; ४, ९;
 -लौं शां ८, ४; श. ३, ८, २, २७;
 ३, १३; १९; २६; ६, २, १, २०.
 हिरण्य-याम्य-म् तै. २, ८, ६, १.
 हिरण्य-शरीर-रः ऐ. २, ३; १४.
 हिरण्य-शल्क-ल्कः ऐ. २, १४.
 हिरण्य-शृङ्ग-म् तैआ. १०, १, १२.
 हिरण्यशृङ्गी-ङ्गीः जै. २०३.
 हिरण्य-संकाश-म्ऽइव श. ६, १,
 ३, ५.
 हिरण्य-संद्दश-द्दशः तै. २, ४, ४, ७.
 हिरण्य-सोम-मेन जै. १३२.
 हिरण्य-स्तूप-पः ऐ. ३, २४; श.
 १, ६, ४, २.
 हिरण्य-स्त्रज्-स्त्रजः तां. १८, ७, ६;
 गो. २, ५, ८.
 हिरण्याक्ष(-ण्यऽअक्षि)-क्षः तैआ.
 ४, ३३, १; -क्षान् तैआ. ६, ५, २.
 हिरण्ये(-ण्यऽइ-ष्टक,क्रा-कः तै.
 ३, १२, ५, ११; -का श. ६, १, २,
 ३०; २, १, २०.
 हिर-रम्य-म् श. ७, ४, १, १६.
 √हीड्, जिहीडिरे श. १, २, ५, ५;
 का. २, २, ३, ५; हीडिपाताम्
 तैआ. ४, २०, २.
 हीडित्त-तेभिः तैआ. ४, २०, २.
 हीनु(√१हा)-नुः ऐ. २, ३६; शां.
 १८, ११; तां. १६, १४, २; जै.
 ११५; १८६; -नुऽइव तां. १४,
 ५, १५; २१, ११, २; -नुम् श.
 १६, १, ८, ६; तै. ३, ७, ११, १;
 प. २, ७; ८; -नुम्ऽइव ऐ. १, ११;
 -नाः तां. १७, १, २; ३, २; -नात्
 जै. १७४; गो. २, २, ५; -नानि
 तै. १, ५, १२, ३.
 हीना(-नऽअ-ङ्ग-ङ्गः गो. २,
 २, ५; -ङ्गानि ष. ५, ११.
 हीयमा(न→)ना-ना जै. १०२.

ही-शब्द- ऋः सा. ३, ६, ११.

हीष्इति तां. ८, ८, १९.

√हु, खुहोति ऐ. १, २; २, १२: १४; ५,
 २२; २७: २८; २९^०. ३०^०; ३१^०;
 ७, १०^०: १२; ८, ७: १०; ११; २४^३;
 ऐआ. ५, १, १^३; शां. २, १; ३; ७;
 ८^३; ९; ७, ३; ४; ९, ३; ५; ६; १०,
 ६; ११, १; १२, १; १८, ५; १४^३;
 २७, ४; शांआ. १, ४; ५, ३; ४; ५^३;
 १०, ८; ११, ४-६; वा. १, ३, २,
 १५^३; ६, ३, ३, ९; ७, २, २; ६; ९, २,
 २६; २७; २, २, १, १, ४; ७; ८; १८;
 ३, १, २^३; ४; ५^३; ६; ९; ११; १२;
 १९; ३१, २, ९-१३; १४^३; १५;
 १८^३; ३, ९^३; १७-२०; ४, ६; ८; ४,
 २, १२^३; ६, १, ३२; ३, १, ४, २^३;
 ४; ११; १६^३; २३; २, २, १०; १२;
 ३, १, ४^३; ४, ४, १४; २१; २२; ५, ३,
 ३; १४; १५; ६, ३, २, ३^३; १५; १६^३;
 ४, १; २; ३^३; ७, ४, ११; ८, ३, ३१;
 ३३^३; ९, ३, १३^३; २४^३; ४, ४; ५,
 १, १, १३; २, २०; २१; २, १, २७;
 २८; ५, १; ३, ४, ११; ५, ७; ४, २,
 ४-६; १५; १६; ४, १; ३-६; ५, १,
 १६; २, ११; ५, ४; ६, १, ७; ९, १,
 ५, १८^३; २१^३; २, १, १^३; ३^३; २, ४;
 १६^३; ३, ३; ५; ४, ६; ८; १९^३; ३, ४,
 २५; २६; ५, ६-९; ६, २, २, १३;
 ३, १, ६; ७; ९; १०; ३, १७; २२; ९,
 १, १, ६; १८; २९; २, २, १; ४; ३,
 १, २; १०; १३; १८-२०; २२;
 २३; २, २; ३, ६; ४, ३; ५^३; ७^३; १८;
 ४, १, २; ३; ६; १५; २, ४; ९; १३;
 १६; २७^३; ४, ८; ५, १, ३०; ४३;
 ५७; ६१; १०, २, ५, १५; ११, १,
 ६, ३०; ३३; ७, ३; ४; २, २, १; ६;
 ५, २^३; ५, ४, २, १६^३; ६, १, ९; १२^३;
 २, २; ३; १२, ४, २, ४: ६, १,
 १; १३, १, ३, १; ४; ५; ६^३; ७; ७,
 १; ८, १; २, १, ६; ७; ३, ४, २; ५,

१; ४; ६, १; ४; ५, २, २३; १४,
 २, १, २; ४, २, २९; ३, ६; ६, ८,
 १०; का. १, २, ४, १३; ३, १, २^३;
 ४^३; ६^३; १०; १२; १४; ३, १०; ४,
 १, ५; ६; तै. १, १, ६, ९; ४, १, २^३;
 ३; ६, ३, ७; ७, १, ५; ५, ५; ७, ४;
 २, १, २, ७^३; १२; ३, ३; ८; ४, ५;
 ६; ५, २; ३; ८, ३; ३, ७, १; ४; ४, २,
 १; ३, २, ६, ४; ८, ६, ५; ८, १-३;
 १४, १; २^३-६^३; १५, १; १८, १; ३;
 ९, ११, ३; १२, १; ३; १३, २; ३^३;
 २३, १; २; तैआ. ५, २, २; ८, ११;
 १०, ६४, १; खुहोति वा. १, ३, २,
 १४^३; १५; ४, ४, १; ६, ३, ३८; ७,
 १, १०^३; ३, २०^३; २१^३; ९, २, २५^३;
 २७; २८; २९^३; ३०^३; ३१; २, २, १,
 १; ३; ३^३; ४; ८; ३, १, ९^३; १७;
 १८; १९^३; २१; २३^३; २९^३; ३०;
 ३६-३८; २, १७; ३, १३; ४, २,
 ११^३; १२; १३; ३, ९; ४, २, २^३; २३^३;
 ५, २, २३^३; २४^३; २७; ३७; ३८;
 ४६; ३, ७-१०; १२-१६; १९;
 ६, १, ११; २७; २९; ३१; २, ७^३;
 ८^३; ९; ३, १, १, ६; ३, ६; ४, ५^३;
 ११; १५; १८; २१-२३; २, २, १०;
 ४, ८; ११; ३, १, ३; ४^३; ४, ४, ११-
 १३; २३; २५; ५, ३, १०^३; ११-
 १४; ६, २, २५^३; ३, ३; ७; ८^३; १२;
 १५; १६; ४, १-३; १६; ७, १, ३२^३;
 ३, ६; ८, १, १६^३; २, २३; २७; ३,
 ३०; ३१^३; ३२^३; ३३^३; ३४; ९, ३,
 ११; १४; २५; ३२; ५, १, १, १९^३;
 २२; २६; २, ११-१४; २१; २, १,
 २३; २८; ५, १^३; ३, ४, ६^३; ७; ८^३;
 ९-१३; ३३; ५, ६; ७^३; २०; ४, १,
 ७; ३, ९; ४, १; ६; ७; ५, २; १६;
 १७; ५, १, १६; २, ९^३; १७; ७, ५;
 ६, १, ५; ९, ८; ९; ५, १, १, १४;
 १६; ३, १४; ५, १९; २, १, २^३; २,
 ४^३; ५; १८; ३, १; ३; ४, ४; ५^३; ६;

८; १०; १४; १५; १७; २०; ३, १,
 ११^३; १३; २, ८; ३, १५; ४,
 २३^३; २५; २६; ५, ४; ८^३; ९^३;
 ४, २, ९; १०^३; ३, १४^३; १५;
 ४, २२; २४; ५, ४, २६; ६,
 ३, १, ३; ४; ५^३; ६; ७; १०;
 १२; ३, १६-१८; ६, १, १२; १४;
 १५; २१; २, ४; ३, १; ७; ४, १२;
 ७, २, १, ११; ३, ९^३; ४, १, ३४; ५,
 १, ३२; २, २४; ९, १, १, १; ३-६;
 ८; ९; १०^३; १७; १९; २७; ३१;
 ३२; २, १, १०; २, २^३; ६^३; ७; ३;
 ४१^३; ४२; ४३; ४५-४७; ३, १, १^३;
 ७; ९-१३; १५; १६; २०-२३;
 २६; २, १; ९; १०; ३, १; २; ४; ७-
 ९; १२; १३; ४, १; ५; ६; ८, ९^३;
 ४, १, १; ४; ५; ६^३; १३; २, १; ८;
 ९; १२; १४; १५^३; १८; २४; २६;
 ४, ८; ५, १, १०; ३०; ३१; ३८;
 ४२; ४३; ४४; ५१; ६७; १०,
 १, १, ६; ४, १, १४; २०; ११,
 ५, ९, ११; ७, २, ६; १२, ४,
 ४, ६; ७; ५, २, १३; १५; ६,
 १, २७; ८, १, २; ४; १८; १९^३; २०^३;
 २१; ३, १३^३; २९; १३, १, ३, १^३; २;
 ३^३; ५; ७^३; ८^३; ४, ३^३; ६, २; ७, १^३;
 २; ४^३; ८, ८; २, १, १; २^३; ३; ४; ५^३;
 ६^३; ८, २; ११, २; ३, ४, १^३; ३-
 ५; ५, २; ३; ६, २^३; ३; ५^३; ४, १, १०;
 ३, ४-१४; ५, १, ४; २, २३; ३, ७;
 ६, २, ९; ११^३; १४; ७, १, ९^३; ८, ४,
 ८; ९; १४, २, १, १; १^३; २-११;
 १५; १७; ३१; ४१; ५२-५४; ३,
 १, २; ५; ७; ३०; २, २; १८; ९, ३,
 १; ३; २२; ४, १८; २३; का. १, २,
 १, १; २^३; ३, १, ४^३; १०; ११;
 १२^३; १४; २०; २१; २६; २७; ३,
 १०^३; ११; ४, १३^३; ४, ३, १७; ५,
 १, २१^३; २२^३; २३; २८; २९; ३३-
 ३५; ३८; ५, २, ६-९; ११-१८;

१६;१८;६,१,८;१७-२०;२,४;
 ५; तै. १,१,६,६;३,४,५;५,१;
 ६,६;७,३;८,१;२;१०,३;४;४,
 १,६;४,३;६;७,४;५,९,६; ६,१,
 ३;३,७;१०;५,४;७,३;१०,३;
 ७,१,९;५,१;७, ५;८, ५;६;९,
 ५;६;१०,६;८,६,५;२,१, २,८;
 १२;३,८;९;४,४;५; ५,७;११;
 ८,३;९,२;२,१,२; ३;६; ७; ३,
 ५;८,२;३,२,२;७,३; ३,१, ४,
 १-१५;५,१-१५;६,१-७;३,९,
 ९;८,२,२;३,५; ६, २; ३; ४;
 ५;८,३; ४;९,३; ४; १०, १;
 २; ३;४;५;११, १-२; १२,२;
 १४,२-५;६; १५,१,२; १६,
 १;२;४;१७,१;२; ३;४;५;
 १८,१;२;३;४;५;६;२०,५;
 ९,३,३;६,१;११,१; १२,१; २;
 ३;१५,१;२;३;२२,१;२३,१;
 २;११,९,९;१२,२,२-८;४,२-
 ६;तैआ. २,८,१;१०,१;१८,१;५,
 २,१;४,४;७,७;१०;११;१२;
 ८,२;७;८;१२;९, १; ११; तां.
 ६,७,२;९,४, ५;६; १६,६, १४;
 १७,१४, १; जै. ४;५; ६; ७;
 १२७; १६८; जैड. ३,२, ४, ४;
 ५, ७; सा. ३,६, ११; मं. २,६,
 ११; प. ४,१; २; ५, १२; गो.
 १, १, १५; २, २२; ३, १३;
 १४; १५; २, १, ४; २, १०;
 १७; ३, १७; ४, ७; जुहुतः श.
 २, ५, २, ३१; ३२; ३९; ४,
 २, १, १८; २४; २५; जुह्वति ऐ.
 २,१३; ३,५;४०; ५,३०; ३१;
 ७,२६; शां. २,८;९; ५,९;७,
 ६;८,२; १०,६;१२,४; १८,६;
 ७; श. १,३,१, १९; ३,१६;४,
 २,१३; ६,२,८; ६,३,३९; ७,१,
 १०;२,६;९,२,१२;२७; २,४,२,
 १०;१८; ६,१, ३३; ३,१, ३,१;

४,१,१९; ६,२,२०; ७,३,३;४;
 ८,२,२७;३, २६; ४,४, २, १६;
 ४, ५; ५, २, ३, ६; ६, १, १,
 ७;७,१,२,४; ९,५,१,४१; १२,
 ४,१,१; १४,४,३,३; का. १, ३,
 १,१;२१; २२;२४;३,९;१५;६,
 १,२२; २,२,४, १६; तै. १, १,
 १०,५;६,६,५; २,१,२,३; ८;४,
 २; ६,५,८,३; १०, १;२; ३;
 ११,१; तैआ. ५, ७,८; जुह्वति
 श. १,६,२,७; ३,२०;२१; ८,१,
 ३८; २,२,४,१७; ३,७,३,५;६;
 ४,१,२, १९;२,४,१८;६,३,२;८,
 ४;१४;९,४; ५,१,२, १९; ४,२,
 १०;६,६,१,२२;६,८,१; ७,१,
 २,४; ९,५,१,१९;२३; १०,१,४,
 १२;५, २; ११, २,५,२;३,१,७;
 ८; १२,४,२,७;८,१,१;३; ९,३,
 ११;१२;१५; १४,२,२, ५२;५३;
 ९,१,१२-१७;का. १,२,४,५;१३;
 ३,१,१३;२४; २,९;१२;६,२,४;
 तै. ३,९,२३,१;२; तां. २,९,४,
 १; जै. १; २;५;११९; १२०;
 १९१; सा. १, १,४; गो. १,३,
 १९;२,२,१२; १७;३,१:४,६;
 जुहोषि जै. ६; गो. १, ३,१५;
 जुह्वथ श. ४, ३,५,२; ६, १,२,
 २३; ११,२,२,१; जै. ६; जुहोमि
 शांआ. ४,४; श. ७, २,१, ११;
 ९, २,३, ४२; ११, ६,२,२; ३;
 तैआ. १०,२४,१;२५,१; जुहोमि
 श. ४, २, ५, २; ५, २, ४,
 १७;७,४,१,२०;९, २,३, ४२;
 ११,६,२,२;३;१४,९,३, २;४,
 २३; तै. २, ५,७, १;७, १५,१;
 १७,१;३,१,१,६;७,६,२१; ११,
 २,४; तैआ. १,३१, ६;३, ६,१;
 ४,८,४;५,७,७;६,६,१; १०,१,
 १५;३३,१;३४,१; ४८,१; जै.
 ६; मं. २,६,९; ११; १५; गो.

१,३,१५;२,२,१२; जुहुमः ऐआ.
 ३,२,६; शांआ ८,११;१२,२;७;
 श. ५,४,२,९; तै. २,८,१,२;३,
 ५,७,१; मं. २,५, ८; प. १, ६;
 ४,७; जुहाव जं. २०४; जुहवा-
 ष्चकार ऐ. ७, १,७; श. १, ८, १,
 ७; का. १,२, ४, ५; जै. १५१;
 जुहुवुः शां. ७, ३; जुहवाष्चक्रुः
 शांआ. ४, ५; तै. १, ५, ९, ५;
 होष्यति ऐ ७, १२; श. २, ३,
 १,३९; १४,६,१, १०; होष्यन्ति
 श. १, ३,३,१६; ३, ६,२, २०;
 होष्यन्ति श. २, २,४, १६; तै.
 २,१,२,६; होष्यसि श. १२, ९,
 ३,५; प. १,६; होष्यामि श. २,
 ३,१,१३; १२,९, ३,६; का. १,
 ३,१,७; होष्यामि का. १, २,२,
 १०; होष्यामः तै. १, ६, ६, ४;
 जुहवत् श. २,५,२,२०; का. १,
 ५,१, २७; जुहवत् श. ४, १, १,
 २१; जुहवत् तै. २, १, २, ६;
 जुहवाथ ऐ. ५,३२; जुहवथ श.
 ११, ५,८,६; जुह्वतु श. १,६,
 ३,२०; २१;९,२,१२; २७;४,४,
 ४,५; जुहुषि श. २, २,४,६; ५,
 ३, १८; ३, ७, १, ३०; का.
 १,२, ४, ५; ५, २, १७; तै. २,
 १, २, ३; जुहुषि श. २, ३, १,
 ३९; का. १, ३, १, २८; जुहुत्
 शां. ७,६; श. ६, ८,१,६; का.
 १,२,४,१२;१३; जुहुत तै. २,५,
 ८,२; तैआ. २,७,१;६,५,१; तां.
 २१,१०,११-२२; जुहुते तै. २,
 ४,५,६; जुहुते तै. ३, ७,२, ४;
 तैआ. ६, ५, १; जुहुतेन श. ६,
 ८,१,६; तै. ३,१,१,१; तैआ.६,
 ५,१; जुह्वानि श. २, २, ४,६;
 ५, ३, ४, २६; १२, ७, १, १;
 का. १, २, ४, ५; जुह्वानि श.
 २, ३, १, २; ११; १२; ३, २,

† 'जुहवति' इत्यज मु. स्वरः ? । ‡ 'जुहुषि' इति मु. स्वरः ? ।

४, ८; ४, २, ५, ११; ४, ५, १३; जुहवानी ३ तै. २, १, २, २; जुहवामहै श. २, २, ४, १६; का. १, २, ४, १२; जुहवाम शां. २१, ३; श. २, ६, १, ४८; ४, ४, ३, १२; ५, ५, ४, २१; का. १, ३, १, १; जुहवाम श. १, ४, ४, १; ३, ७, ३, ४; का. १, २, ४, १२; ३, १, ६; जै. ५; अजुहोत् श. २, २, १, ४; ३, १, २२; ६, ६, ३, १; १४, १, २, ५; का. १, २, १, २; ३, १, १४; तै. २, १, ९, १; २, २, १; अजुहोत् श. २, २, १, ४; ४, ६; ६, ३, १, १; १३, १, ७, १; २, ११, १; ६, २, १३; का. १, २, १, २; तै. १, ७, १, ८; ७, ४; २, १, २, ३; ४; ८; ६, १, ९, १; २; २, १, १, २, २-४; ३, ७, १; ३, ८, १०, १; १४, १; १५, १; १८, ६; गो. १, २, २०; ३, १४; १५; अजुहवुः शां. ७, ६; श. १, ६, २, ७; ६, १, २, २२; तै. २, १, ४, १; अजुहवुः श. १, ६, २, ४; ३, २, १, २३; ७, ३, ५; ४, १, १, १९; ३, ५, २; ६, ९, २; ५, ३, ५, ४; ६, ३, २, १५; १६; ९, ५, १, ७; २९; १४, २, २, १; तै. १, ४, ९, १; २; ६, ६, ४; २, १, ४, १; २; ५, ३; ६, १; २, ३, ५; तैआ. २, ७, १; जै. ५; गो. १, २, २२; २, १, ७; जुहुयात् ऐ. १, ११; ५, २२; २७; ३०; ३४; ७, २; ३; ५-८; ९; २, १; २२; शां. २, १; २; ३; ८; ९; ४, १; ६, १२; १८, ५; १४; २६, ३; ५; शांआ. १२, ८; श. १, ३, २, १५; ७, १, १०; २, १३; १४; २, १, ४, ६; २, १, २; ३, १, ५; २, १, ४; ३, १, ४; ५, २, ४८; ६, २, १९; ३, १, ४, २२; २, २,

१२; ८, १, १६; ९, ३, ३३; १, २, ३, १; ६, ६, ४, ४; ९, १, १, २२; ४, २, २७; २८; ५, १, ४३; ६७; १३, १, ३, २; ८; २, १, ७; ४, ३; ३, ५, १; ६, ५; का. १, ३, १, १०; ६, १, ३०; तै. १, १, ६, ९; ४, ७, ४; ६, ३, ७; १०; ५, ४; २, १, २, ७; १०; १२; २, २, ३-५; ३, ७, २, १-३; ३, २-५; ८, ८, ३; १६, ४; ९, १२, २; ३; १५, १; जुहुयात् श. १, ५, ३, ६; ६, ३, ३९; ७, २, १२-१४; २, ३, १, १४; १५; ३४; ३७; ३८; २, ९-१३; ४, ३, १४; ५, ३, १८; ३, १, ४, २, २; ४, १, ३; ९, ३, ३२; ४, १, १, २, ६; २, १, ९; २०; ३, ४, १२; ३३; ५, २, १०; १६; ७, ६; ६, २, २, ३८; ६, ४, ४; ९, १, १, २२; ४, २, २७; २८; ११, १, ७, ३; १२, ४, १, ६; २, १; २-४; ६; ८-१०; ३, २; ५, १, ४; ६, १; २-३६; ३८; ८, १, ६; १३, २, ११, १; १४, ९, ४, ११; का. १, ३, १, ८; १०; २२; २५; २८; ४, ३, १७; तै. १, ४, ४, ५; ७, ८, ७; २, १, ४, १; २; ५, ४; ५; ९, ३; २, १, १; ६; ७: २, १; ३, ५; ६; ३, २, १; २; ३. ७, १, १; २, ३; ५; ९, १२, ३; १५, १; ११, ९, ८; तैआ. २, ७, १; ८, १; १८, १; ५, २, २; ८, ११; तां. ६, ७, ६; ९, ९, ८; ९; १२; जै. ११६; जैल. ३, ४, ३, २; सा. १, २, ५; ३, ७; ८, ९; १०; १३-१५; २, ५, ४; ६, ८; १४; ३, १, ८; ९; ११; १२; २, १-४; ११; ३, २; ५; ५, ४-६; ६, ७-१३; ७, ९; ५. १, ५; ६; २, ९; ४, १; ५, १; गो. १, ३, ३; १३; २, १; २, १, १८; २, ११; ४, ८; जुहुयुः ऐ. ७, २; शां. १८, १२; श. १, ७, ३, २७; ३, ८, १,

७; १२, ५, १, १; का. १, १, ४, ५; ६, २, ८; जुहुयुः श. १२, ५, २, २; १३, ५, ३, १-३; का. १, २, १, १; ३, १, २; ५, १, ३८; तां. २४, १८, ८; जुहुयाः श. ११, १, ७, ३, ३, १, ३; जुहुयाम श. ११, ५, ३, ८-११; जुहुयाम श. ५, १, १, १; ११, १, ८, १; अहौषीत् ऐ. ५, ३, ४; श. १, ८, ३, ७; ३, ८, ३, ३, ७; अहौषीत् श. ४, १, १, २३; २५; तै. २, १, ६, १-३; जैल. ३, ४, ३, ४; गो. १, ३, ४; अहौषुः श. ३, ८, ३, २, ९; अहौषुः श. ४, ३, ५, २, ४; अहौषीः श. ११, ५, ३, ४; अहौषीः श. १४, ९, ४, ११; गो. १, ३, ११; हौषीः तै. २, १, २, ६; अहौषम् गो. १, ३, १२; हौषा३म् श. २, २, ४, ६; का. १, २, ४, ५; तै. २, १, २, २. ह्यते ऐ. ५, २९; शां. २, ९; १८, १, ४; श. १, ६, १, २, १; ८, १, ३, ९; २, १, ५; १६; २, २, ४, ६; ३, १, २, २; ३, १, ७; ३, १, ४, २; ३, १, ३; ४, ३, ५, २; ९, ३, २, ४; का. १, ३, १, १४; २, १; तै. २, १, २, ६; ७; १०; ८, ८, ७; ह्यते श. २, ३, १, ३०; ३६; ३, १, ४, ८; ४, ७, ६; १३, ३, ४, ३-५; ५, ४; तै. ३, ९, १, १, ३; तैआ. ५, ८, २; गो. १, २, २, २; ५, २, ३; ह्यते शां. १२, ४; २, ५, १०; श. ४, २, १, ४; ६; २६; ५, ५, ४, २, ६ ह्यन्ते ऐ. २, १८; २७; शां. ७, ४; श. २, ३, ३, १, ७; ३, १, ४, १०; २, २; ४, ५, ४, ८; ६, ६, १, २, २, ९, ४, २, २८; १०, १, ४, ११; ११, २, ७, २७; ह्यन्ते श. ३, १, ४, २, २; ५, ३, ५, ४; १०, ४, १, १९; जैल. ४, ८, १, ५; ह्यातै तै. २, १, २, ५; ह्यन्ताम् श. ४, १, २, ७; अह्यत् ऐ. ५, २, ९; शां.

२, ९; वा. ११, ३, १, ४; ह्युयन्
शां. ७, ४; तै. ३, ११, ९, १;
जैठ. ४, ८, १, ६; अहवि तै.
१, ४, २, १.

हुत्,ता- -तः ऐ. ५, २९; वा. २, ४,
३, ९; ४, १, २, २०; १४, ३, २, २९;
३०; तै. ३, २, ३, ५; तैआ. ५,
११, ४; जै. १४३; -तम् ऐ. १,
२२; ५, २६; २९; ३१; ७, ५, २४;
२६; शां. २, ८; ७, ३; शांआ.
१०, १; ८; वा. १, ३, ३, १६;
१७; ५, ३, २, ३; ७, ३, ५; ८, ३, २५;
९, २, २०; २, ४, ३, १४; ३, २, २,
१३; १८; ४, १, १, १९; २, ५, २;
५, ४, २, १०; ११, १, ७, ४; ५, ३,
४; ६, २, ९; १०; १२, ४, २, ४; ३,
१०; ९, ३, १३; १३, २, ४, ३; १४,
२, १, २०; २, २, १; ४२; ३, २,
२६-२८; ४, ३, ३; ७, ३, ११; का.
१, ३, २, १२; तै. १, ७, ८, ६; २,
१, २, ४; ५, ४; ९; १०; ६, ५; ७, १;
१०, १; २; ३; ३; ३, २, ३, ५; ३, २,
५; ७, ३, १; ३-४; ५, ४; तैआ ४,
१०, ५; ५, ८, ११; १०, ३६, १;
जै. १२१; १४३; व. ४, ७; गो.
१, ३, ११; १३; १४; २, २, १२;
-तस्य वा. १, ८, १, १४; १५; १;
१३, १, ३, १, ४; ५; तै. ३, ७, ८,
३; ८, ६, १; ८, १; तां. ९, ९, ८;
-ता वा. १, ८, १, ३९; ३, ३, १, ३;
११, २, ५, २; ३, १, ७; ८; -ताः वा.
४, ४, २, ४; ९, १, १, ५; ३, १, १७;
४, १, १३; ५, १, ६१; ६८; १४,
६, १, १०; तैआ. १, २७, ६; ३१,
४; जै. १८४; -तात् तै. २, १, ६,
२; ३; -तानाम् जै. १३९; -ताय
तै. ३, ९, १६, २; -तायाम् ऐ. २,
९, १३; वा. ४, ५, ८, १५; ५, ३, ५,
२६; ६, ३, १, २२; ९, २, ३, ३७;
११, ७, २, ४; १२, ४, ३, १; १३, ४,

१, ९; १०; ५, ३, १-३; १४, ९, १,
३; का. १, २, १, ६; तै. ३, ७, २,
४; -तासु वा. १३, ५, ३, ७; ७,
१, ९; -ते वा. २, ४, १, १; ५, ३,
१७; ४, ६, ८, ६; ११; १६; ६, ३, ३,
२२; ११, ६, २, ६; का. १, ५, २,
१६; तै. ३, ७, ६, १८; ९, १६, २;
-तेषु शां. १५, १; २९, २; वा. १,
७, ३, ७; ६, ६, १, २२; १३, ७,
१, ९.
हुत्-भाग- -गाः तैआ. ५, ८, ७.
हुत्-समृद्धि- -म् शां २, ९.
हुताद् (-न/अद्)- -ताद् ऐ. ७,
१९; गो. १, ३, १८; २, १, ६.
हुताद्य- -द्याय तै. १, ६, १, ९; २,
१, ५, ३; ४;
हुता (-तअ-)-हुत्- -तस्य तै. ३,
७, ८, ३.
हुतो (-तउ-)-च्छिष्ट- -ष्टम् वा. २,
३, १, ११; १२; ६, १, ४८; १२, ४,
२, ८; ८, १, २१; का. १, ३, १, ६;
-ष्टस्य वा. २, ३, १, ११; १२; का.
१, ३, १, ६; -ष्टाः वा. ४, २, १,
३१; ३, ५, १४.
हुत्वा ऐ. २, १३; ७, २३; २४; ऐआ.
३, २, ४; शां. २, २; ४; शांआ.
९, ८; १२, ८; वा. १, ९, २, २५;
२, २, १, ५; ९; ४, ७; १०; १८; ३,
१, १३; १९; २१; ४, ३, १; ६, १,
१२; ३, २, ४, १४; ८, २, २४; २८;
४, १, १, २४; २, २२; ४, ५, २; ५,
२, १७; ५, ५; ६; ६, ७, २१; ६, ३,
१, १; ३, १५; १६; ६, ३, १; ९, ३,
१, ७; २, ३; ३, ४, १६; ४, ४, ९;
५, १, ११; ३, ४; ५२; ११, १, ७, ३;
४, २, १३-१५; १६; ५, ३, ४; ७;
५, ११; ८, १, ३; ४, ६; १२, ८, १,
२; ४; ३, १४; १३, ३, ४, १; ६, ३;
४; ७, १, १; १४, १, २, ५; २, २,
१७; ३२-३४; ३६; ३७; ९, ३, ४;

५; ६; ७; ८; ४, १८; का. १, २,
१, ३; ४, ६; ७; ३, १, ७; १३; २, १;
४, २, १; तै. १, ५, ९, ५; ६; ६, ३,
६; २, १, १, २; ४, १-३; ५; ८; ५, ८;
६, ५; ३, ९, १२, ३; १०, ९, २;
तैआ. २, १८, १; तां. २१, ३, ५;
सा. २, २, १; २; ३, ३-५; ७, १२;
८, ५; व. ५, २; ३-१२; गो. १,
३, ११; १३; हुत्वाऽहुत्वा वा. ५,
३, ४, २४.
ह्युमान, ना- -नः वा. १२, ६, १;
२९; तैआ. ५, ११, ४; -नम् शां.
१२, ४; तै. २, १, २, ६; -नस्य
शां. २, २; वा. २, २, ४, १७; का.
१, २, ४, १३; -नायाम् ऐ. १,
३०; -नासु वा. १३, ४, ३, ५;
-ने शां. २, ९.
होतृ-होत्र-होम-होष्यत्-प्रम्-अद्र.
हुम् जैठ. ३, २, ५, १०; ७, १, ८; २, २;
दै. ३, २५.
हुम् वग् जैठ. ३, ३, ३, ३; ४.
हुम्बो जैठ. ३, ३, ३, २.
हुम्भा जैठ. १, १, २, ३; ३, १;
२, १, २, ७; ३, ३, ३, १; ४; ७, २,
१; ४, ६, ३, ६.
हुम्भा ओं वाग् जै. ४, ६, ३, ९.
हुम्भा ओ वा जै. ४, ८, ४, २.
हुम्भा तां. ७, १०, १५; जै.
३६; जैठ. ३, ३, २, ३; ४.
हुवा सा. ३, ४, २.
हुसऽइति जै. ७०; जैठ. ४, ११, १, २.
हुत्(√हुते)- -तः तै. २, ३, ११, १;
२; ३; ४; जैठ. ३, ३, ४, १२; व. १,
४; -ताः तां. २३, २८, ८.
हुत्-व(त्→)ती- -स्यः शां. ३, ५.
हुत्वा शां. ३, ५.
√हुत्, हरते वा. ३, ३, ३, ७; हरति ऐ.
५, ३४; शां. १७, १; वा. २, ६, १,
१२; ३, ५, १, ३१; ७, २, २, १; का.
१, ६, १, ९; तै. १, ४, ४, १; ४;

† 'हु-' इति अज. W. च मुपा स्वरोऽशुद्धः ।

तैआ. २, १०, १; हरति श. १, २, ४, १४^३; २०^३; ८, ३, १४; १५; २, ६, १, १२; ३, ५, १, ३१^३; ३२^३; ८, ३, २७; ७, २, २, १; ९, १, २, ११; १२, २, ४, १०; ५, १, ८^३; १०^३; का. १, १, ४, १८; ६, १, ८; २, २, २, ८^३; १२^३; तै. १, १, ५, ७^३; २, १, ५, ७; ३, २, २, ९; ९, ५^३; ६^३; तैआ. ५, २, ७; ८^३; तां. ५, ६, १०; ६, ७, १६; १७; १८; ७, ९, ११; १६, ३, ७; जैड. १, १४, ३, ५^३; ४, ११, ३, ४-६; ८; घ. १, १; ३; २, ३; गो. १, ५, ३; ह्रन्ति ऐ. १, ३०; २, ६; ११; ३, ३२^३; ७, १; ऐआ. २, १, ५; शां. ९, ३; ५; ६; १२, ६; १६, ५; शांआ. ४, १^३; २^३; श. २, १, ४, ६; १८; ३, ४, १, ५^३; ५, १, २४^३; ८, २, २०^३; ३, १०^३; ४, २, १, ३०; ७, २, १, ५; १२, ८, २, १; १४, ८, ११, १; तै. १, १, १०, ६; ३, १०, ७; ४, ९, ४; २, १, २, १२^३; ३, ६, ४^३; ७, १८, २, ३; हरन्ति श. १, ३, २, १५; ६, ३, १७; २, १, ४, १८; ३, ३, ३, १७^३; ६, ३, ११; ८, २, २०^३; ३, १०^३; ४, २, १, ३०; ५, २, ८; ७, १, २, १९; २, १, १, ९, १, २, ९; ४, २, ११; ११, ५, १, ३; १३, २, ४, ३; १४, ९, १, १६; का. १, १, ४, ५; तै. १, ३, ३, ७; ५, १०, ४; ५^३; ६; ३, ९, १, ४; १२, २, ७^३; तैआ. ५, २, १२; तां. ६, ७, २४; जैड. ४, ११, ३, ३; ७; १०; हरामि श. १, २, ४, १४^३; ३, ५, १, ३२; का. २, २, २, ८^३; तै. १, २, १, ४; ६-८; ३, २, २, ८; हरामि तै. ३, ७, ४, ८; हरामः श. ७, ३, १, २२; जै. १६६^३; जहार श. ३, ६, २, १२; तैआ. ३, १४, २; घ. १, १; जभ्रिरे श. ५, १, ५, २३; जहृथै तै. २, ५, ३, १; हरिष्यन्ति तै. ३, १२, २, ७; हरसि श. २,

५, ३, १९; हरतै ऐ. ५, ३४; हरसै श. १०, ४, ३, ९; हरसु तैआ. १०, १, ७; हर श. ७, २, २, १; हर श. ३, २, २, २५; हुराणि श. १२, ७, १, १०; घ. ३, १; हरामहे शांआ. ३, १; अहरत् श. १२, ७, १, १०; ३, १; तै. ३, २, १, १; तां. ८, ४, १; अहरताम् ऐ. ४, ९; अहरन् तै. ३, १२, २, ७; तां. ६, ७, २४; ७, ४, ७; १२, १०, ६; हुरेत श. १४, ६, १०, ४; ७; १०; १३; १६; १९; हुरेत ऐ. ७, १२; शां. २, १; १२, ६; श. १, २, ४, १४^३; ३, १, २०; ८, ३, १४; ३, २, १, ९; ११, २, ६, १४; १२, ५, १, ८; १०; का. २, २, २, ८^३; तै. १, १, ५, ७; तैआ. १, ३, १, २; हुरेत श. ३, ८, १, ७; ३, २, ७; ११, ५, ६, २; का. १, १, ४, १८-२२; तै. १, ४, ४, १; ३; तैआ. ५, ९, २; हुरेयुः ऐआ. ५, ३, २; श. २, १, ४, ६; हुरेयुः श. २, १, ४, १९; २०; २१; २६^३; १३, २, ४, ३; का. १, १, ४, ५; तै. ३, ९, १, ३; जैड. ४, ११, २, ७; अहार्षात् श. १, २, ५, २३; का. २, २, ३, २१; अहार्षात् श. १२, ७, ३, १. हियते शां. २९, ६; तै. १, २, ३, २; ५, ३; ३, ९, ९, २; हियेरन् श. ४, ३, ११. हार्यति श. १, ८, २, १७^३; हार्यति श. १, ५, ३, १८^३; ८, २, १७; ४, २, १, २९. जभ्रत् तैआ. ६, २, १. हरत्-हर्तवै, हर्तव्य-हार्य-प.द्र हृत्वा ऐ. ५, ३१; श. ६, ६, ४, १४; १५; ७, २, २, १; १३, ८, ३, १२; तैआ. १, ३, १, ३; सा. १, ६, १, २; ८; ९. हियमाण-अद्र ✓रहृ हृणीषे तै. २, ८, ६, ९; अहृणात् शां. २२, ४^३.

हृ श. १४, ८, ४, १^३. हृणिनी-म् जै. १९०. हृत्-हृत् तै. २, २, ७, ४; हृत्सु श. ३, ३, ४, ७^३; हृदः श. ९, ५, १, ४५; तै. २, ५, ६, ४; तैआ. १, २९, १; गो. २, ३, ६; हृदम् ऐआ. २, १, ३; हृदा श. ७, ५, २, ११; तै. १, ४, २, २; ५, ८, ५; २, ६, ११, ५; ८, ८, १२; ३, ७, ६, ४; ३, ७, ६, ९; तैआ. ३, ११, ११; ६, २, १; १०, १, ३; ६३, १; जैड. ३, ६, ७, १; ४^३; हृदि शांआ. ७, १४; श. १४, ५, ५, ४; ७, १, ७; २, ९; तै. २, ४, १, १०; ८, ९, ५; तैआ. १, २३, २; तां. १, ५, ६; हृदे ऐ. ७, ३३; श. ३, ९, ३, ४^३; १४, १, ४, १४; तै. २, ४, १, ८; तैआ. ४, ७, २; ४२, २; ५, ६, ६; १०, १७, १. हृत्स्वा-(न्सुऽआ)-शय-शयः जैड. ३, ७, ३, २; -शयाः जैड. ८७; १२५; -शयाय ३, ७, ३, २. हृदि-स्पृश-स्पृक्, स्पृशम् श. ९, २, ३, ४१. हृद्रो-(न्त्स्रो)-ग-म् तै. ३, ७, ६, २२. हृद-विध-धे तैआ. ३, ५, १. हृदय-यम् ऐआ. २, १, ४, १; २; ६, १; ३, १, २; शांआ. ४, ८; १०^३; ७, ४; ११, ६^३; श. ३, ८, ३, ३; ८^३; १५; १६; २५; ५, ८^३; ४, ४, ५, २०; ६, ४, ३, ४^३; १४, ७, ३, १२; ८, ५, ४, ३^३; ६; ६, २, १५^३; ७, ३, १३; ९, १, १, २२; २, ४०^३; ४१^३; ४२; ११, २, ६, ५^३; ५, १, १०; ७, ४, ३; १२, ४, ३, १; ५; ४, २-४; ८, २, २३; ९, १, ३; १५; २, ५; १४, ५, ४, ११; ६, ९, २५; १०, १७^३; १८^३; ७, २, १; ३, १२; ८, ४, १^३; तै. १, १, ३, १२; २, १,

† 'अर्हणात्' इति आन. सुपा. चिन्त्यः । † 'हृदयम्' इत्यस्य प्रथममक्षररूपम् ।

७; ५, २, २; २, २, ७, ४; ३, ६, १;
 ३, १०, ८, ४; ५^३-८^३; १२, ५,
 ५^३; तैआ. २, ११, १^३; १९, १; ३,
 ११, ६; १५, २; १०, ११, २; ६४,
 १; तां. ६, ४, ६; जै. ११७; १४४;
 जैउ. १, १५, १, ३; ४, ११, ५, १३^३;
 आ. २, २२, ५; मं. १, २, २१; ३,
 ८; ९^५; ५, १०; १३; प. ४, ५;
 गो. १, ३, १८; -यस्य एआ. २,
 १, ३; ५, २, २; श. ३, ८, ३, १५^३;
 १६^३; १०, ५, २, ११; १४, ७, १,
 २२; २, ३; तां. १३, ६, ९; -यात्
 एआ. २, ४, १; शांआ. ४, ११;
 ६, १९; श. ३, ८, ५, ८; ११,
 ७, ४, ३; १२, ७, १, ६; १४, ५, १,
 २१; ६, ११, ३; ९, ४, ८; तैआ. ३,
 १५, २; मं. १, ५, १६; १७; -यात्
 ऽड्व श. १४, ६, ९, २३^३; -यानि
 ९, १, १, २३; ११, ५, १, ९; तै १, २,
 १, १७^३; २, ४, ४, ५; मं. १, २, १५;
 २, ४, ६; -ये ऐ. ८, २४^३; शांआ.
 ११, ६^३; श. ८, ७, ३, १३; १०,
 ५, २, १३; १४, ५, १, १७; ३, ६;
 ८, ८, १; ६, ११, ३^३; ८, ८, १; १४,
 ५, १, १७; ६, ९, २१^३-२४^३; २५;
 ६, ११, ३^३; ८, ८, १; तै. २, ५, ३,
 २; ६, १४, ३; ३, १०, ८, ४; ५^३-८^३;
 ९^३; तैआ. १, ३, १, ५; ७, ६, १; तां
 ६, ४, ३; जैउ. ४, ११, ५, १४; गो.
 १, २, ४; -येन श. ३, ९, ३, ४;
 ७, ५, २, ११; ८, ५, ४, ३^३; ११, ७,
 ४, ३; १४, ६, ९, २१; २२; २४; १०,
 १८; तै. २, ६, ४, ३; ३, ७, ६, ५;
 तैआ. ३, २१, १; तां. ५, ४, ४;
 सा. २, ७, ४; मं. २, २, ८; गो. १,
 २, ४; -येभ्यः श. ९, १, १, २३.
 हृदय-जु- -म् तै. ३, ११, ८, ७.
 हृदय-देश- -म् सा. २, ५, ३.
 हृदय-शूल- -लम् श. ३, ८, ५, ८;
 ९; -लेन श. ३, ८, ५, ८; ११; ६,

२, २, ३८; ९, ५, १, ४१^३; ११, ७,
 २, ७.
 हृदय-शूला(-लसअ)-प्रमणि- -म्
 शांआ. १२, ८.
 हृदया(-यसअ)-प्र- -म् एआ. ५,
 ३, २; जैउ. १, २, ३, १.
 हृदय-विध- -घः श. ४, ४, ५, ५.
 हृदय-र्या- -र्यया तै. २, ८, ८,
 ७; -ये तै. ३, ११, ८, ७.
 हृद्य- -द्यात् श. ४, ४, ५, ५.
 हृद्य तम- -मः तै. २, ३, ११, ४.
 हे प. १, १.
 हेक् श. १, ८, १, २३^३.
 √हेड्, अहेडत् गो. १, २, २१.
 हेड- -डः श. ७, ५, २, २१; १२, ५,
 २, ४; तै. २, ७, १६, ४; ८, १, ६;
 तैआ. २, ४, १.
 हेड्यु- -द्यान् तै. १, २, १, ९.
 हेत्ति(√हि)- -तयः श. ८, ६, १,
 १५^३; २१; ९, १, २, २८; २, १, २;
 १७; -तिः श. ८, ६, १, १६^३-
 २०^३; तै. २, ८, ६, ९; ८, १२; ३,
 १, १, ३; २, १, ५; ७, १३, ४; तैआ.
 ४, २, ०, ३; तां. १, ७, ५; -तिभिः
 शांआ. १२, ३; -तिम् श. १२,
 ७, ३, २०; तै. १, २, १, ६; -तीनाम्
 श. ८, ६, १, ५^३-९^३; -०ते तै. २,
 ४, २, १^५; -त्यै तै. ३, ४, ३, १.
 हेतु- -तोः श. २, ५, २, २; ८; ११,
 १, ४, १; का. १, ५, १, २; ६; गो.
 १, ३, १९^५.
 हेमत- -मतः तैआ. १, ४, २.
 हेमन्- -मन् श. १, ५, ४, ५;
 ११, २, ७, ३२; तै. १, ४, १०, १०;
 जै. ५९^३; जैउ १, १२, १, ६.
 हेमन्तु- -न्तः शां. १४, ५; २९, ८;
 श. १, ५, ३, १३; ४, ५^३; ६, १, १९;
 २, १, ३, १; ३, ३, ९; ६, १, २, ५; ४,
 ३, १, १८; ८, १, २, ८; ४, २, १५;
 १६; ५, २, १०^३; ११, २, ७, ३२;

१३, ६, १, १०; ११; का. १, १, ३,
 १; २, ३, ७, ६, १, २; तै. १, ४, १०,
 १०; ३, १०, ४, १; ११, १०, ४,
 तैआ. ४, १९, १; तां. २१, १५;
 २; जैउ. १, १२, १, ६; ७; मं. २,
 १, ११; प. ३, १; -न्तम् शां. ३,
 ४; २, ३; श. ८, १, २, ८; १२,
 ८, २, ३, ३; जैउ. १, ३, २, ७; प.
 ३, १; -न्तस्य श. २, २, ३, ८;
 का. १, २, ३, ६; -न्तात् श. १,
 ५, ३, १४; ८, १, २, ८; -न्ते शां.
 ३, ४; श. १३, ५, ४, २८; -न्तेन
 तै. २, ६, १९, २.
 हेमन्त-दिशिरु- -रयोः ऐ. १, १;
 -रौ श. ५, ४, १, ७; १०, ४, ५, २;
 १२, ८, २, ३४; गो. १, १, २१.
 हेमन्तिक(←हेमन्त)-काम्याम् ऐ.
 ४, २६^३; -के श. १०, २, ५,
 १३^३; -कौ श. ४, ३, १, १८; ८,
 ४, २, १४; ५, २, १४; ६, १, २०;
 तैआ. ५, ६, ७.
 हेम(न्त→)न्ती-न्तीः श. ८, १, २, ८.
 हेमव(त→)ती(←हिमवत्)- -म्
 जैउ. ४, १०, ३, १२.
 हेऽल्वः श. ३, २, १, २३^३.
 हेपु-क्रतु- -तवः तै. २, ७, १२, ४.
 हेमहा- -म् जै. १६५.
 हेरण्यनाभ(←हिरण्यनाभ)- -भः श.
 १३, ५, ४, ४.
 हेरण्यस्तुप(←हिरण्यस्तुप)- -म् ऐ.
 ३, २४.
 हेरण्यस्तुपीय- -म् शां. २४, २;
 शांआ. २, १६.
 ह्यो श. १४, ८, १५, ११; तै. ३, ५, ८,
 २; १३, २; तां. १२, ५, ११; २०,
 १४, ३; जै. २७^३; ह्यो३ श. ११,
 ४, १, ३.
 होतव्य,व्यां(√हु)- -व्यः तै. १, ६,
 ३, ६; ८^३; -व्यम् ऐ. ५, २, ७; २९^३;
 ३०^३; ३१^३; ७, ३; शां. २, ९;

श. २, २, ४, ८; १६; १८; १२,
 ४, २, २; ८; ९; ५, १, १; १२,
 २, ४, ३; का. १, ३, १, २३;
 तै. १, १, ६, ९; ४, ३, ४;
 ५; ६, १०, ३; २, १, २, १०; ३, ७,
 २, २-५; ३, १; २-४; तैआ. ५,
 २, २; ८, १०; ११; तां. ९, ४, ५;
 गो. १, ३, १५; -व्या श. १२,
 ९, ३, ५; तै. २, १, ९, २; जै. १९८;
 गो. २, २, १०; -व्या: शां. ७, ४:
 श. १३, १, ३, ६; ८; तै. ३, ८, ८,
 २; ३; -व्या ३म् शां. २, ९; श.
 १३, ३, ६, ४; तै. ३, ९, १२, ३:
 तैआ. ५, ८, १०; -व्ये ऐ. ७, २१:
 २२.

होत- -त: ऐ. १, १८; २८: २, ५;
 १२; १५; ५, २५; ६, ३०; शां.
 ९, २; ४; २८, ५; ६; श. १, ३,
 ५, ३; ७, २, १६; २, ६, १, २३;
 ३, ४, ४, १०; ८, १, ११; ९, ३,
 १५; ६, ४, २, ६; १३, ४, ३, २; ६-
 १४; का. १, ६, १, १५; तै. ३, ५,
 ७, ६; ६, ३, ४; ५, १; -तत: श
 १३, ४, ३, २; ५, १, १६; २, ७;
 १४, १, ३, १; ३, १, ३०; तै. २,
 ६, ७, १; २-६; ११, १, २; ३; ४;
 ६; ७; ८; १०; १५, २; १७, १; २;
 ३; ४; ५; ६; ७; ३, ६, २, १; २;
 ७, १; ८, १; २; ११, २; ४; १२, २;
 १५, १; तैआ. ४, ४, १; ५, १, ५,
 ४, १; प. १, ४; २, ४; ६; ७; १०;
 गो. २, २, ६; ६, ९; -तरि ऐ २,
 १५; १६; श. १, ८, १, ३, ९; ४, ३,
 २, २; -ता ऐ. १, २; ७; ९: २८;
 ३०; २, ५; ७; १२: १५; १६; २०:
 २१; २२; २७; २८; ३०; ३१; ३२:
 ३४; ३७; ३, २-४; ७; ८; १४;
 ३१; ३२; ३८; ४, ७; १०; १४;
 २०; ३०; ५, ८; २३; २५; ६, ८;
 १०; ११-१३; १४; १५: २१;
 २७; ३०; ३१: ७, ९; १६; १८; ३३;

ऐआ. १, १, १; ३; ४; २, १; २; ४;
 ५, ३; १, १, १; ४; ३, २; शां. ६,
 ११; २, २; ५; ६; १२, १; ५;
 १३, २; ३; ८; ९; १४, ३; १६, ५;
 १७, ७; १८, ४; १९, ८-१०; २०,
 २; २१, २; २२, २; २३, ३; ५; २५,
 १०; १३; २६, ५; ६; १७; २७, १;
 ४; ६; २८, २; ६; ९; २९, ८; ३०,
 ४; ६; शांआ. १, १; ४, ६; श. १,
 १, १, १५; ३, ३, १३; ५, १; ३; ४,
 १, २४; ३५: ३८; २, १२; ५, ४;
 ५, १, ४; ५; १४; १५; २१; २३;
 २४; २६; २, १; ८: ११; १४; ७, २,
 २६; ८, १, १४; १५; १७; २, ४;
 १४; ३, १८; ९, १, १; २१; २, १;
 २, ३, ४, १४; ४, ४, २५; ५, २, ४२;
 ३, ६; ११; ६, १, २१; २३; ३३;
 ४३; ४५; ३, ४, ४, १०; ५, १, १५:
 ८, १, १; ९, ३, ७: १०; ११: १५;
 ३१; ४, २५; ४, २, १; ३; ४, २१;
 ४, १, १५; ५, ८, १२: ९, १; १३; ६,
 ९, १८; ५, १, ३, ४; ४, ३, २, ५,
 १, १०; ४, २६; ५, १७; ६, ४, २,
 ६; ७; ६, २, १४; ७, ३, ११;
 ९, २, ३, ११; १०, १, १, ५;
 २, ९; ३, ४, १; ४, १, १३; ११, २, ७,
 ३२; ५, ५, १०; ७, २, ६; ४,
 २; १२, १, १, ४; ५; ४, ४, १: ८, २,
 २३; २७; १३, २, ६, ९; ४,
 १, ४; ३, १; २; १५; ५, १, ८: १६;
 २, ७; १२; १७; २३; १४, १,
 ३, २; ७; १३: १५; ३३; २, २,
 १; ३, १, ३०; ३४; ६, १, ४; ५; ९;
 १२: का. १, ३, ४, १४; ४, १, १२:
 ५, १, २७: ३७; २, ५; १०; ६, १,
 १५; २२; २८; ३०; ३, १, ११;
 तै. १, ४, ५, २-४: ६, ६; ९, २;
 ७, ६, १: ८, २, ५; ६; २, १, ५, ९;
 २, ६, ३; ३, २, २; ५, ६; ४, १,
 ६: ११; ६, ७, १-५; ६: ११,
 १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; १०;

१४, ६; १७, १; २; ३; ४; ५; ६;
 ७; ७, १, १; ३, ३, ८, १: ४; ८: १०;
 ९, ११; ५, २, १; ३, १; ४, १; ९,
 १; १२, २; ६, २, १; २; ३, २; ४,
 १: ८, १; २; १०, १; ३; ११, १:
 ३; ४; १३, १; १४, ३; ७, ४, १२:
 ११, ५; ८, ५, २; ३; ९, ५, १; २;
 ११, ६; ३; १२, ५, १; २; तैआ. ३,
 १, १; २, १; ३, १: ५, १; ६, १; ५, ४,
 २; ६; १०, १, १६; १०, २; ५०, १;
 ६४, १; तां. ४, ९, १३: ५, ५, ९;
 ९, १, २, ४; ३, ५; ४, १, ४; ७, ४; ८:
 ९, १, ५; १८, ९, २; ९; २५, ४, ५;
 १५, ३; १८, ४; जै. १८; १३६;
 १६४; २०३; जैउ. ३, ४, २, २; ५,
 ६; सं. २, ३, १९; प. १, ४; ६,
 २, ४-७: ९; १०; ४, १; गो. १,
 १, १३; २९; २, ९; ११; १२; २४;
 ३, ५; ४, ४; ५, ११; १५; २४; २, २,
 २०; २१; २२; ३, ६; ८; १२;
 २३; ४, १५; ५, ४; १४; ६, ३:
 ६; ८; ९; १४; -तार: शां. १३, ९;
 २६, ५; श. १, ८, ३, १०; २१; ९,
 १, १; २, ५, २, ४: ६, १, ४५; का.
 १, ५, १, ३; ६, १, ३०; तै. २, ३,
 १, १; ५, ३; ३, ८, ११; तैआ. १,
 ७, ५; ३, ११, १; तां २३, १, ५:
 गो. १, ५, २४; २, ३, ८; -तारम्
 ऐ. १, १७; २, ५; २०; शां. ८, २;
 ९, ४; ११, ४; १२, १; १३, १: १५,
 ५; १९, ४; २२, २; ३०, १; शांआ.
 १, ४; श. १, ४, १, ३; ३, ५, १,
 १; १३; २, १९; ८, ३, १०; २, ५, २,
 ३०; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ४,
 ४, ४, १२; १२, १, १, ४; १३, ४, ३,
 १, ५, २, ७; १३; १८; का. १, ५,
 १, २७; ६, १, १५; तै. १, ६, ९,
 १; २; २, १, ५, ९; ४, ३, ६; ६, १५,
 १; ७, १२, ३; ६; ३, ५, २, ३; ६, १५,
 १; ११, ६, ३; तां. ४, २, ११; सा.
 २, ३, २; प. १, ४; २, ८; गो. १,

१,२९; २,१२: २३:२४^३; ३,१;
 ४,४; २,६,१४: -तारा तै. २,
 ६,१२,४; १८, ३; -तारा ऐ २,
 ४^३; तै. २,६,७,४; १०,४; ११,६;
 १७,५; २०,३; ३,६,२,२; ३,३;
 १३,१; १४,२; -तारौ श. ३,७,
 ४,१०; तै. २, ६,८, ३; १४,३:
 ६; -तु: ऐ. १, २; २९; २,२८^३:
 ६,१८; १९:७,१^३; १८; ऐआ. १,
 ५,३; ५,२,२; ३,२: शां. २६, ६:
 २८,३^३; २९,३:८; शांआ १,२:
 २,१८; सा. १,८,१,१४; १५:१७^३:
 २,४; ३,९,४,२५; ४,२, १,२९:
 ४,२,१७; ६,९,१८; १०,१,२,७:
 ५,३; १३,५,४,२४; ६,२,१८ ७,
 १,१३; का. १,६,१, २,२; तै. १,
 २,४,३; ४,५,२-४; ६,९,२: ७,
 ६,१; ३,३,८,८; ५,७,६; ६,३,४:
 ११,३; ४; १२,२; तां. ३,११,३^६;
 ५,६,७; १६,१५,१०; १८,३,२:
 ९,९; २०,३,१; ४,१; ८,१^३; ९,१^३;
 २१, १०,४; जै. १६४; जैड ३,
 २,१,४; घ. २,३^३; गो. १,३,५^३:
 १८; २, ४, १५; ६, १^३; ९^३;
 -तु: S-तु: तै. ३,५,९,१; ६,१३,
 १; १४,३; -तृभ्य: श. १, ८,३,
 २१^३; ९,२,१८; २,५,२,४४; ६,
 १,४७; का. १, ५,१,३७; ६,१,
 ३०; तै. ३, ३,८,११; -तृभ्याम्
 तै. २,६,१४,३; -तृषु घ. १, ६;
 -तृणाम् तै. ३, ५, ७, ५; ६,
 ११, ४; -तृन् तै. २, २, १,
 ४; ३, ५, ५; -त्रा ऐ. ६, ३४;
 श. १४,६,१,५; तै. ३, ३,७,१:
 -त्रे ऐ. ५, ३४; ६,१४^३; श. १,
 ५,२,१०; १३; ८,१,१३; ३,२१;
 २,६,१,३३; ४,३,४,२२; २५,४,
 ३,१०; ५,८,१२^३; ५,४,५, २२;
 ५,१,१०^३; ५,१७^३; १२,१,१,६;
 ८; ९; १४, ३,१, ३४^३; तै. १,१,

६,१०; ८,२,३; ३,३,८,२: १०;
 ७,२,३; तां. ९, ३, ३; जैड ३,
 ४, ३,४; घ. १,४; गो. १, ३,४:
 ५; ४,६^३; ५,८; २,३,८.
 होत्र-क-का: श. १३,५,४,२४;
 ६,२,१८:७,१,१३.
 होत्र-चमस-स: ऐ. २,३०; शां.
 १३,६^३; १५,१; १६, १; २८,३;
 २९, २; ३०, १; -सम् ऐ. २,
 ३०^३; शां. १३, ७^३; -सात् श.
 ३, ९,४, २५^३; -से ऐ. २, २०;
 ३०; शां. १२,१; १३,६; श. ३,
 ९,३,३०; ४,२,१,२९; ३०; ४,१;
 -सेन श. ३,९, ३,१६; २९.
 होत्र-जप-म् ऐ. २,३८.
 होत्र-त्व-त्वम् ऐ. १,२; -त्वे श.
 १,४,२,१.
 होत्र-व्य-व्यं श. १,५,१, २०.
 होत्र-शस्त्र-स्त्रेषु ऐआ. ५,३,३.
 होत्र-घृ(←स)दन-नम् ऐ. १,
 २८; ऐआ ५,१,३; श. १, ५,१,
 २३; ६,४,२,७; ना: तै. ३,७,५,
 १३; -नात् श. १,५,१, २३^३; -ने
 ऐ. १,२८; शां. ९,२; श. १,५,१,
 २४; २,५,२, ३०^३; ३,६: ११; ६,
 १,२३; ४३: ३,४,४,१०; ८, १,१;
 ६,४,२,७; का. १, ५,१, २७; २,
 ५; १०: ६,१, १५; २८; गो. १,
 ३,४.
 होत्र-त्रम् श. १,४,५,४; ५,२,१^३;
 ११,५,८,४; ७; तै. २,६, १०,५;
 ३,५, ४,१; ६, १३,१; तां. २१,
 १०,११; -त्राणाम् तां. १२,१३,
 ५; -त्रात् शां. ३, ४; तै. २, ६,
 ७,६; ११, १०; ३, ५, १: ६, २,
 २; -त्राय शां. ३,३; श. १, २,
 ३,१; ३,३,१३; ४, २,१७^३: ५,१,
 १५; २०; २,६, १,२२; ३,५,१,
 ३१; का. १,६, १,१५; २,२,१,
 १५; तै. ३,५, ३, २; जै. २०९;

-त्रे तै. २,६, १४,६; ५,९,१; ३,
 ६, १३,१; १४,३; -त्रेण श. १,
 ९,१,१०^३; तै. ३, ३,६, १०; ५,
 १०,४.
 होत्र-क-का: ऐ. २, ३६; ६, ८^३;
 १३^३; २४; ऐआ. १,२,४; १,१,४;
 गो. १,१,१३; ३,५; ५,२,४; २,३,
 १६; ४,१८; ५,१४^३; १५; -काणाम्
 ऐ. ६,६; ८^३; ऐआ. ५,३,३; गो.
 १, ५,१६-१९: २,४,१५; १८:
 ५,१२; १४^३; ६,१६; -केभ्य: गो.
 १,५,८.
 होत्रा-त्रा ऐ. १,२,१; ६,१; ३; २५;
 शां. ८,५; २९,१; तां. ४,२,१०;
 १८,९,१६; १७; गो. १, २,१९^३:
 -त्रा: ऐ. ५,४; ६, १३^३; १४^३; ८,
 ४^३; ऐआ. ५, १, १; शां. ६,११;
 १३,६; १४,४; १५,१; १६,१; २८,
 ३; २९, २; ३०, १; श. ३, ५,
 ३,१२^३; ६,२, ९; ९, ३,५; ४,२,
 १,३२^३; ३,३; ६,३,१,१६^३; ७,४,
 १,२०^३; ८,६, १,११^३; ९, २,३,
 ४४^३; १४, १, २, ८; तै. २, ३,
 ६,३; ४; ३,५,८,१^३; १३, १^३; ११,
 ५,१; तैआ. ४,२,१; ७, ३; ५,६,
 ७; १०; ६,६,१; तां. १२, १३,८;
 गो. १,२,१६; २,३, १८: ६,६^६;
 -त्राणाम् ऐ. २,३६; ६, १४: शां.
 २५,१५; २९,८^३; श. ४, २,१,
 २९; ३१^३; ३३; -त्राभि: ऐ. ८,४;
 तैआ. ५,६,७: १०^३; -त्राभ्य: तै.
 ३, ७, ७, ११; मं. १, २, १२;
 -त्राम् शां. २८,४; श. ११, ७,
 २,६; तै. ३,५, ९,१; ६, १३,१;
 १४,३; तैआ. ३, ४,१; -त्राणाम्
 श. ४,२,१,३३; तै. ३, ५, १०,
 ४; गो. १, २, १९^३; -त्रासु शां.
 २२,६; २३,४; गो. १,२, २४,३,
 १; -त्रे ऐ. ६,१४.
 होत्रा-विद्-विदम् श. १२,४,४,२

होत्रा-वृध्- -वृधः तै. २, ६, १६, २.

होत्रा-शंसिन्- -सिनः ऐ ६, २१; शां १७, ७; २८, ९; २९, ८; ष २, ४-८: १०; गो २, ३, २३; ५, ४, ६, ३; -सिनः ष २, ५; ६; ७; १०: -सिभ्यः ऐ. ६, १४.

होत्रिय- -म् ऐ. २, २०; शां १२, १.

होत्रिय- -ये श. ९, ४, ३, ७.

होम- -मः श. १३, ५, ३, १; तै. ३, ८, ३, ६; -मम् श ४, १, १, २१: २, ५, १; ३, ५, ६; ५, २, ११; ४, ८; ५, ५, ४, २६. ११, ५, ११; तां २१, ३, ५; -मस्य श. ३, १, ४, ६; ११, ४, २, १३; -मात् ऐ. ५, ३३; ७, १०; श. ४, १, १, १९; २, ४, ७; ८; -मान् शांशा ९, ८: १२, ८; तै. ३, ८, १७, ५; ष ४, १; गो २, २, १०; -माय ऐ ५, २७; ७, ३; शां २, ३; श. ३, ९, ३, ३२; १२, ६, १, ०; -मेन शां. २६, ५; -मैः गो. २, २, ५; -मौ श. १२, ९, ३, १३: तै. ३, ८, १८, ५.

होम्य- -म् गो. १, ३, १३.

होप्यत्- -प्यन् ऐ ७, १२: शां. २, २; श. १, ५, ३, २५; ६, २, ७; ३, ८, २, २५; ४, २, ६; ६, २, ६; ७, ५, २, ११; ११, ५, ३, ८; तै २, १, ५, ८; ३, १०, ९, २.

हौ ज ३४.

होत्र(←होत्)- -म् ऐ. ५, ३२; ३३; तां २४, १३, ५; गो. १, २, ११; १६: २४; ३, २; ५, १६.

होम्य-शेष- -म् ष ४, १.

√ह्वत्, ह्वत्ते तै. ३, ९, ६, १; २.

ह्वत्तः(ः) ऐ. ४, ३१; १, १८; ऐवा. ५, २, ४; तैवा. ४, २०, १; तां. ४,

७, ७; ११, ९, ३; सा. १, ४, १४; गो. १, २, १३; ३, ८.

हृद्- -दः शांशा ३, ३; श. ४, ४, ५, १०; ५, ३, ४, १२; तां. २, ५, १०, १८; जैज. १, १८, ३, ३; -दम् शांशा. ३, ४; श. ४, १, ५, १२; -दात् श. ११, ५, ५, ८; जैज १, १८, ३, ४.

ह्रस्व(√ह्रम्)- -स्वः ऐवा. ३, १, ५; २, १: ६; शांशा. ७, १३; ८, १; ११; -स्वम् शां. ३, ५; -स्वा आ. २, १, २; जैवा. २, ११, १; -स्वा: ष. ४, ३. ह्रस्व-कर्षण- -णेषु सं. २. ह्रस्वो(स्वउ-)-दात्त- -त्तः गो. १, १, २५.

ह्रसिष्ट, ष्टा- -ष्टः श. ३, ७, २, ७; -ष्टम् श. १२, २, ४, ७; -ष्टा श. १२, २, ४, २; गो. १, ५, ४; -ष्टान् श. ८, २, ४, २०.

ह्रमीयस्- -यः ऐवा १, ५, १, श. ७, ३, १, १०; -यसा श. ७, ३, १, १०; -यांसः गो. १, ३, ७, ९; -यान् श. १, ४, ४, ७; ३, ७, २, ७.

ह्रमीयसी- -सी श. १, ४, ४, ७; ६, २, १, १९; ५, २, ९; तां. २१, १, ७; जै. १४९; -सीम् श. ६, ५, २, ९.

ह्रादुनि(√हाद्)- -नयः श १४, ९, १, १३; -नि श. ११, २, ७, २२; -निः श. ११, २, ७, २१; २३; १२, ८, ३, ११; -नीः तै. ३, १०, ७, ३; -नेः श. १२, ८, ३, ११.

ह्रादुन्य(निऽव-)-न्त- -न्तः श ११, २, ७, २५.

ह्रियमाण(√ह्रि)- -णः तै. १, ५, ११, २; तैवा. ५, ११, ४; -णम् ऐ. ५, २६; श. ११, ५, ३, २; ५, तै २, १, ७, १; ८; २; तां. १, ५, ७, ४; गो.

१, ३, ११; १२; -णस्य तै. १, १, २, १, ५; ५, १०, ३. -णस्य तां. ८, ४, १.

ह्री(√ह्री)- ह्रिया तैवा. ७, ११, ३; ह्रीः श. १४, ४, ३, ९; तैवा. ३, १३, २; ४, ४, २, ५; सं. २, ४, ५.

ह्रीत-मुख- -म् तां. ५, ४, १५.

ह्रीतमुखिन- -स्त्री गो. २, १, ११.

ह्रीयमाण- -णः गो. १, २, ९; -णम् शां ९, ५.

√ह्राद्(←√ह्राद्), ह्रादयते तैवा. १, ३, ४.

ह्र्लादुका- -के तैवा. ६, ४, १.

ह्र्लादुका-वत्- -वति तैवा. ६, ४, १.

ह्रलीक(←ह्रीक)- -काः तै. १, ३, १०, ६; ६, ९, ७.

√ह्र्वत्, ह्र्वलति श. ४, ५, ७, ६; ५, १, ३, ६; १४; ३, २, ४; ४, ५, १७; ५, ४, ३४; १२, ६, १, २; ह्र्वलति श. ५, २, २, २०; १३, ५, ३, ६; ह्र्वलेत् श. १, ५, १, १४; ३, ७, १, १६; ४, ५, ७, ४; ६; ११, ५, ८, ५. ह्र्वलयेत् श. ३, ७, १, १६.

ह्र्वला- -ला श. १, ५, १, २२; ३, २, ४, १९; ४, ६, ८, २०; १३, ४, १, १४.

ह्र्वलितोसः(ः) श. ९, ५, २, १.

√ह्र्वत्, ह्र्वार्षित श. १, १, २, १२; ७, १, ११; का. २, १, २, ११; ह्र्वाः श. १, १, २, १२; ७, १, ११; का. २, १, २, ११; तै. ३, २, ३, २; ४, ५.

जिह्वरतम् श. ३, ५, ३, १७.

जुहुराण- गद्.

ह्रस्- -रः श. १४, ३, १, १९; तैवा. ४, ११, ४; ५, ९, ७.

√ह्वे, ह्वयते श. ३, २, १, २१; ह्वयति ऐ. १, २; ४, २०; श. १,

‘ह्रमीयसी’ इति मुपा अशुद्धः । ‘होतामुख्यमुपगल्मः’ इति पाभे । ‘होता । आमुख्यम् । अप्रगल्मः’

इत्येवं मुद्रापः ।

७,२, १७^३; ८,२,७; ९,२, २६;
 २७; २, १,३,२^३; ४,३,१,८; ४,
 ४,३; ५: का. १,१,३,१^३; ह्वयति
 श. २,५,२,२१; ३,१७; १८^३; ७,
 ४,४,१४; का. १, ५,१, १८; २,
 १६; १७; तै. ३, २,५,८^३; ३,७,
 ६^३; गो. २,१,२५: ह्वयते तै. २,
 २,७,२; ३,८,९,२; ह्वयन्ते ऐ. ५,
 २०; शां. २६,१२; १५; तां ११,
 ४, ४; ह्वयन्ति जै. १३३^३;
 हुवे ऐ. ४,३०; ५,४; ८,६; ऐआ.
 १,१,४; शां. २०,३; २२, ७; ९;
 २४,९; २५,९; २६,११; श. १,७,
 २,१७; हुवे श. २,३,४,१२; का.
 १,४,१,१०; तै. ३, १,३,१; ७,
 ९,८; तैआ. १०,९,१; तां १२,
 २,३; ४; ८; ९; १५,२,५; ८; मं.
 १,५,३; गो. २,३,१५; ह्वयामि
 तैआ. ३, १४, ३; ह्वामहे ऐ.

१,२,१; ४,३,१; ५, ४: १२: १६;
 १८: २०: ६, ६; १०; ८, २; ऐआ. ४,
 १, १^३; ५, २, २; शां. ८, ५; ९, ६;
 २६, १०; २८, ३; श. १, ७, २, १७;
 ह्वामहे श. २, ५, २, २१; ६, ३, २,
 ४^३; ६, ३, ९^३; ७, ३, १, ३४: १०, २,
 ६, ६; १३, २, ८, ४; का. १, ५, १,
 १८; तै. १, ६, ५, ३; २, ४, ३, २;
 ४, ४^३; ५, ८, २: १२; ६, १६, १^३: ७,
 १३, १; ३: ८, ८, ७; ९, ७; ३, ९, ६,
 १; तैआ. १०, १०, २: ११, ४, ४;
 ७, ३; ९, १; १४, ८, ३; मं. २, १, ८;
 गो. २, २, २०; ५, १२; ह्वयामि
 तै. २, ४, ३, ११; जुहुवे श.
 ३, २, १, २१; ह्वयिष्यते श. ३,
 २, १, १९^३; २०; २१; ह्वयिष्यसि
 ऐ. ६, ३; ह्वयन्ताम् शां. १२, ५;
 ह्वय गो. १, १, ३१; ह्वयेथाम्
 जै. १४९; ह्वयध्वम् शां. २८,

६; ह्वयत तै. ३, ७, ९, १; अह्वय-
 यत जउ १, १८, २, ४; अह्वयत् तै.
 २, ३, ६, १^३; २; ३: अह्वयत् तै. २,
 ३, ६, ३; ४; अह्वयम् तै. १, ५,
 ९, ८; हुवेम ऐ. ५, ४; शां. ९, ८:
 २६, ११; श. ४, ३, ३, १४; तै. २;
 ४, ४, ३; ५, ८, १२: ७, १५, ६; ८, २,
 २; ३, ४; ९, ७^३; तैआ. १०, १, १६;
 अह्वयत् श. १३, २, ८, ३; तै. ३,
 ९, ६, ३; अह्वयासीत् गो. १, ३,
 ४: ५, २२; अह्वेताम् तै. २, ६,
 १०, २; ३, ६, १३, १.
 ह्वयते ऐआ. २, २, ४.
 जोहवीमि तै. २, ४, ८, ४; जोह-
 वीमि तै. २, ५, ५, २; ८, ९, ८, ९,
 ९; अजोहवु: ऐ. ६. ६
 जुह्वान-, हुत्-, हुत्वा, गद्र.
 ह्वयत्- -यन्त: गो. १, ३, १.
 ह्वयितुम् श. १, ४, १ ११.

इति वैदिकपदानुक्रमकोपस्य

द्वितीये विभागे

द्वितीये ह्लादिखण्डे तकारादिशेषः समाप्तः ।



परिशिष्टम्

ॐ

अंससुप्रथमम्

अन्ततनू-

अंससुप्रथमम् सा. २, १, ५.	का. २, १, २, ९.	७ ^१ .
अ-कृत्तनाभि- -म् श. ११, ८, ३, ६.	अग्र- -ग्रम् तैआ. २, २, १; -ग्रे श. ८,	अच्छावाक- -कः तां. २५, १५, ३.
अ(क्त→)क्ता(√अञ्ज्)- -क्ताः तां.	७, १, ९.	अच्छावाक-साम्नु- -म श. १३,
६, ९, ९.	अग्र्य- -म्ऽइव का. १, ३, २, ११;	३, ३, ६ ^१ .
अकरवा श. १४, ९, ४, ११.	४, ३, १७.	अ-च्छन्दस्- -न्दः तां. २१, ९, ९.
अक्षर- -रम् श. ४, ३, २, १०; -राणि	अङ्ग- -ङ्गम् तां. ५, ४, १४; -ज्ञानि	अ-च्छन्दोम- -म् तां. २३, १९, ८;
श. ४, ३, २, ११.	श. ३, ७, ४, ८; ९.	२४, ३, ३; ११, ६.
अ-क्षेत्रज्ञ- -ज्ञः श. १३, २, ३, २.	अङ्ग-होम- -मान् तै. ३, ८, १७, ४.	ईअ-च्यु(त→)ता- -ता शां. १६, ४ ^१ .
अ-गात्- -तारः तां. १३, १०, ८.	अङ्ग-मगध- -धेषु गो. १, २, १०.	अच्युत-क्षिति- -तये तैआ. १०,
अग्नि- -ग्निऽइव शांआ. १२, २; सं.	अङ्गिरस्- -रसः जै. ६९; -रसाम् तां.	६७, १.
३; -ग्नी श. ३, ५, ३, १३.	१२, ३, २२; जैआ. १, ११९; ४२०;	√अञ्ज्, आजन्त श. ५, १, १, ३.
अग्नि-नक्षत्र- -म् तै. १, १, २, २.	४२५; ५१२; ५१४.	२ध-ञ्ज- -ञः श. १४, ७, २, २३.
अग्नि-प्रहरण- -णे शां. ९, ४.	अङ्गिरसाम(-रसाम्ऽअ-)यन- -म्	अ-जामि- -मि तां. १८, ६, २२.
२अग्नि-रेतसां- -म् का. गद्र.	शां. १८, १०.	अ-जित- -म् जै. ६७.
अग्नि-ष्टोमसाम्- -मात् श. १३,	अङ्गुलि- -लयः जै. १२८.	अजिन- -म् श. ५, २, १, २१; २४.
५, ४, २०.	अ-चक्रवस्- -वान् तां. २१, १, ८९.	ईअ-जीत(√ज्या)- -ताः सं. २, १, १२॥.
अग्निष्टोम-साद्यस्क-पराक- -केषु	अचिष्टु- -ष्टुः तै. २, ६, ८, ४.	अ-ज्येयता- -तया श. ११, ५, ७, १.
ष. ४, ३. गद्र.	अच्छ/इ, अच्छैति श. ३, ६, ४, २; ९,	अ-जुह्वत्(√हु)- -ह्वत् श. ३, २,
अग्नि-होत्र- -म् तै. २, १, २, ५; ६.	२, २; ३, १२; १४; अच्छैति श.	२, १२; -ह्वतः शां. २, ८.
अग्नि-होत्रिन्- -त्री श. ११, ३, १, ५.	३, ९, २, २.	अ-ज्ञान- -नात् तां. ५, ७, ११.
अग्नी(-ग्निऽइ-)-ध- -ग्नीत् श. ३,	अच्छ/चर्, अच्छचरसि, अच्छच-	अज्यमान(√अञ्ज्)- -नाय शां. १०, २.
९, ३, १६; -ग्नीत् श. १, ८, ३, २०.	रामि जै. १७२ ^१ .	अ-तपस्- -पः शांआ. १, ६.
अग्र्य(-ग्निऽअ-)-वदग्ध- -म्ऽइव	अच्छ/पत्, अच्छापत्त श. ४, ३, २,	अ-तप्ततनू- -नूः तां. १, २, ८.

† अच्छप्रत्ययान्तत्वाद् (पा. ५, ४, १०३) अन्तोदात्तं पदं सुपठम् । ततश्च पूर्वपदस्वरदत् पृथक्पदम-
तन्त्रं यथामु. स्वरचिह्नश्च सुत्यजं द्र. ‡ यद् Ee. 'अग्निष्टोम-साद्यस्केषु' इति पठति तच्चिन्त्यम् । तथाभूते
बहुत्वानुपपत्तेः । हस्तलेखेष्वन्तिमभागस्य 'केषु' इत्येवं दृश्यमानत्वात् (औदुम्बर्युच्छ्रयणमन्तरेण) सोमयागविय-
यस्योपकान्तत्वात् पराकस्य त्रिरात्रानर्थान्तरत्वाद् मुपा. सूपगमः स्यादित्यभिसन्धिः । § 'आ चक्रवान्' इति C. ।
॥=तैसं. ५, ७, २, ४; कांसं. १३, १५ । परं सं. मुपा. तु नञं विना. ? । तत्र च सा. इत्यस्य 'जीविताः' इत्यप्यर्थो विमृश्यः ।

अतसुः() श. १,६,१,४; तै. १,२,१,
१६; अतसुः()ऽअतसुः() तै. १,
४,१०,५.
अति शां. २,१; ३,८; १३,१; श. ५,
३,४,३; तै. ३,६,१३,१; प. २,३.
अति/इ,अत्येति श. १२, ५, २, ८;
अतीयात् श. ११, ३, ३, ७; अति...
इयात् तै. १, ८, ८, ५.
अति/क्रम, अति... क्रामति तां. २,
७, २.
अति/क्षर, अतिक्षरन्ति तै. १, ८, ९,
१३.
अति-च्छन्दस- -न्दसः शां. २७, ३;
-न्दसा ऐआ. ५, १, ४; शां. २७,
६; तै. १, ७, ९, ६.
अति-जगती- -ती तां. १२, १०, २
अति/तृ, अति... तरेम ऐ. १, १३;
तैआ. १०, १, ११.
अति/दह, अतिधाक् तै. ३, २, ८, ६.
अति-धृति- -म् प. ५, १२.
अति/नी, अत्यनयन्, अति... अनयन्
श. ५, ३, ४, ३.
अति/रपा, अति... पाहि श. ५, ४,
२, २.
अति/पृ, अति... पर्षत् ऐआ. ४, १,
१३; तै. ३, ७, ८, १.
अति/प्रच्छ, अत्यप्राक्षीः श. ११, ६,
३, ११.
अति-प्र/ण(←न)श, अतिप्रणश्येत्
श. ६, ७, ४, ११.
अति-प्र/वह, अतिप्रवहतः गो. ३, २,
११.
अति-प्र/संच, अति... प्रसंचसते तै. २,
८, ५, २.
अति/भा, अतिभाति जैउ. १, ९, ३, ४.
अति/भाप्, अतिभापेरन् शां. १७, ९.
अति-भोजन- -म् प. ५, ४.
अति/मन्, अत्यमन्यन्त तै. १, ६, ४, १.

अतिमर्शम्(णमुल्) गो. २, ६, ८.
अति/मुञ्, अतिमुञ्चते श. २, ३, ३,
९; जैउ. १, ९, ३, ४.
अति/मृञ्, अतिमार्जयन्ने शां. ५, ७.
अति-मोक्षमाण- -णः शां. १६, ७.
अति/यञ्, अत्ययजध्वम्, अत्ययजा-
महि जै. ८६
अति-रात्र- -त्रः गो. १, ५, २३.
अति/रिञ्, अतिरेचयति तां. ७, १, ३;
अति... रेचयन्ति श. ८, ४, ४,
९; ५, ३, ८; ७, १, १४; २४; अति-
रेचयेत् श. ४, ६, ९, १७; अति...
रेचयेत् श. ६, २, १, ३६.
अति/वद्, अति... अवादीत् श. ११,
६, २, ५.
अति/रिदिद्, अति... वेद श. ११,
६, १, ३-३
अति/शंस, अतिशंसन्ति गो. २, ५,
३.
अति-ष्टा- -म् ऐ. ८, १४; १५.
अति/रहा, अतिऽइव जिहीते तां. १७,
४, ३.
अति/हृ, अतिहरन्ति तां. ६, १, ३.
अतीचाद्- -म् शां. ३०, ७.
अ-त्प्यत्- -प्यन् तैआ. १, ११, ६.
अति(अद्)- -त्तिः जैउ. ३, ५, १,
१०.
अत्त- -त्रे श. ८, ६, ३, ५.
अत्य- -म् ऐ. ३, १८.
अत्य(-तिऽअल्पक→)ल्पिका- -का ऐ.
६, ३, ५.
अत्यु(-तिऽउ-)प/यञ्, अत्युपयजति
श. ३, ८, ५, १.
अत्युपू(-ति/ऋप्), अति... अर्षति
तै. ३, १०, ८, १.
अत्र-द(प्र→)घ्ना- -घ्ना श. ३, ३, ४,
२८.
अ-त्रस्तु- -स्तु तै. ३, ५, १०, १.

अत्रि- -त्रयः तैआ. १, ११, २; -त्रिः
तां. १४, ११, १४; गो. ॥ गत्र.
अ-त्रैककुद्(←त्रिककुद्)- -म् श. ३,
१, ३, १२.
अ-त्ता(रिञ्→)रिणी- -रिणि
शांआ. ७, ११.
अथ का. २, १, २, ८.
अ-थकार- -रान् जै. १८२,
अथकार-णिधन- -म् तां. १०,
१०, १; १३, ४, १०;
अथ-निधन- -नेन तां १०, १२, ३.
अथोदिव- -वः जै. १४३.
अथ्यास्त्री- -स्त्री गो. १, ३, १८.
अद्, आदन् तै. २, ५, ५, ६; अद्यात्
शां. २२, ८; अद्यासम् जैउ. ३,
५, १, १०.
अ-दक्षिण- -म् का. २, २, १, ११.
अ-दक्षिणी(य→)या- -या तां. ६, १, ५.
अ-द(त्त→)त्ता- -म् सा. १, ८, ४.
अ-द्वघायु- -व्यो तै. ३, ३, ९, ९.
अ-दर्शन- -म् गो. १, १, २६.
अदुस्- -दः ऐआ. ५, १, ६; शां. २६,
१४; श. ४, ६, ५, ५; गो. १, ५,
२२; -दौ तै. ३, १०, ३, १;
अमुया श. ३, ८, २, २८; असौ
शां. ४, ४.
अमुतसुः() ऐ ३, १०; शां. ९, ६; १५,
५; श. २, १, १, ६; ६, २, १४; ४,
३, १, १६; ६, ४, ४, १३; ७, ३, ५;
१०; ४, ९; १०; ७, १, १, ३५; ४,
२, २२; ८, ३, ४, ७; ७, १, १३;
२३; ९, १, १, ३४; १२, ४,
१, ७; १३, ६, १, ९; तै. २, २,
७, ३; ११, ५; तैआ. १, १, १; ४,
२; २१, १; २२, १२; २५, २; ५,
१२, ३; तां. ७, १०, ५.
अमुतः-प्रदान- -नात् ऐआ. २,
१, २.

† भा. तु क्रियापदमाह तच्चिन्त्यम् । ‡ 'अल्पिका' इति कालि. च मुपा. । ॥ पृथगन्वयेन पूर्वेण 'दिवी'ति पदेनैकपथमभिसन्दधानो 'दिव्यत्रि' रित्येकपदमित्याह G ? । † मुपा. अतितरामस्वष्टः अनुवादादत्र कल्पनाभूयिष्ठाः ।

असुत्र ऐ. ३, २९; ४, १०; श. १, ३, १, २०; ७, २, १४; ९, १, १४; २, २, ३, ६; ३, २, १, ३६^३; ३७^३ ६, २, १८; ४, ३, ४, ३२; ५, १, २; ६, ३, १, २०; ३, ३, १४; ६, १, ६; ७, २, ७; ७, १, १, १९; २०; ४, २, २२; ९, १, २, १६; ४, २, २१; १०, २, ६, १९^३; ५, २, ६; १६; १७; तै. २, २, ७, ३; ७, ४; ११, ५; ६; तैआ. १, ७, ४; २७, ४.

असुहिं श. ६, २, २, ४०; ष. ३, १.

असौ-नामन्-मा श. १४, ४, २, १५^३.

अ-दान-नाय श. ४, ३, ४, २३^३.

अ-दारसूत्-सूतौ आ. १, १३२;
-सून्ति जैआ १, १३२.

अ-दिति-न्तेः श. १०, ६, ५, ५^३.

अ-दुर्मङ्गली-लीः सं. १, २, १८१.

अ-द्वयमान-नाः श. ३, ६, २, २६;

अ-द्वैवता-ता गो. १, ३, १८.

अद्वा शां. २७, १.

अद्भुत-तानाम् प. ५, १.

अद्य श. ४, ६, ४, ५.

अद्या(-द्यऽआ-)हृत्-न्तः श. ३, ९, ३, २९; ३०.

अ-दुह-०हा शां. ९, ४.

अ-द्वार-रेण श. ४, ६, ७, ९; १०.

अध तै. २, ५, २, १२.

अ(ध-→) धा गो. १, २, २०^३.

अधर-म् ऐ. १, १३.

अ-धर्म-म् श. ३, ७, ३, ७.

अधस्(ः) तां. ६, ६, १७.

अधःप्राण-णाः ष. १, ३.

अधःसर्वे(-र्वऽई-)शिन-शी शां.

२५, १५.

अधस्तात्-प्रक्षरण-म् गो. २, १, ३.

अधस्तात्ति (-न्ऽनि-)र्वाध-म् श. ७, ४, १, १०.

अधि ऐ. २, १२; ऐआ. २, ५, १^३; शां. ८, १; ४; श. १, ७, २, २०; ४, २, २, ९; ६, ७, ३, ७^३; तै. १, ३, १०, २; ४, १, १; २, ४, २, १६; ८, ७; ७, १६, २; ८, ८, ४; ३, २, १०, १; ७, ६, १९; तैआ. ४, ४, २, ५; तां. १७, १, ९; गो. १, ४, ३.

अधि/इ, अधीहि गो. १, २, ५; अधीयते शां. १४, १.

अधीयत्-यते श. ४, ३, ४, ३३; -यन् श. ४, ३, ४, ३३.

अधि-ज्य-म् श. १४, ६, ८, २.

अधि-दैवत-म् जैउ. १, ११, १, ५.

अधि/धा, अधि...अदधाः शां. ९, ३.

अधि-मन्थन-म् श. ३, ४, १, २०; अधि/यम्, अधि...यच्छत तै. २, ८, ५, ६.

अधि-वि/धा, अधिविधीयन्ते श. ६, ३, १, १६.

अधि/शक्, अधि...शशाक जै. १८०.

अधि-पुवण-णे श. १४, ९; ४, ३॥

अधि-संवत्सर-म् तैआ. १, २, २.

अधि/घ्रा(स्था), अधि...स्थास्यति श. ३, ७, १, ९^३; अध्यस्थात् शां. २६, १६^३.

अधीत(√धे)-म् तै. १, ४, ५, १.

अ-धून्वत्-न्वताऽइव तां. ७, ९, ९.

अ-धृत-न्तः तां. २२, ४, ११.

अध्यक्षस्-क्षाः तै. ३, २, १, ३.

अध्य(-धिऽअ-)ण्डा-म् सा. २, ६, १०.

अध्य(-धिऽअ-)न्त-न्तेन श. ११, ५, १, ४.

अध्या(-धिऽआ-)स्मम् जैउ. १, ११, २, १.

अध्या/वृ, अध्याभरति, अध्याभरत् श. ६, ३, १, १३; ४१.

अध्यु(-धिऽऊ-)ध्वे-ध्वे तां. २०, १४, ३.

अध्व-नात्-न्त तै. २, ५, १, १.

अध्वर-माया-याः आ. २, २६.

अध्वर्यु-र्यवे तै. १, १, ६, १०; -र्युं शां. १३, ९ श. ४, १, ५, १६; -र्यो प. २, ५.

अन-नाः श. १२, ३, २, ५^३.

अनक्षा-म् शांआ. ११, १.

अन(-न्ऽअ-)ति-शोस-साय गो. २, ४, १७.

अनन्दाऽइव श. ५, ३, ४, २६.

अननुम(त-→)ता-त्ता श. ३, ७, १, २२.

अनन्वारभ्य(-न्ऽअनुऽआ/रम्) तै. ३, २, ३, ८.

अन(-न्ऽअ-)प-क्रमिन्-मिणम् श. ५, ३, १, १; २; ५-९; -मिणौ श. ५, ३, १, १०.

अनपक्रमिणी-णीम् श. ५, ३, १, ४; -ण्यः श. १, ७, १, ७.

अनपक्रामिन्-मि जै. ६८.

अनप-जस्य-म् प. २, ३.

अनप-स्फुर(त्-→)न्ती-न्ती तै. २, ५, १, २; -न्तीम् श. ४, १, ४, १०.

†सामश्रमिणः 'अदुः (√दा) । मङ्गलीः' इति पदद्वयं चिन्त्यम् । तु. = ऋ. १०, ८५, ४३, ॥ =वृउ.
६, ४, ३. सूच्यां 'चर्माधिपवणे' इत्येकपदत्वं चिन्त्यम् । 'अक्षम् गद' इति सुपा जातविकवचनमिति कृत्वा
इन्द्रियसामान्यवाचकं सत् 'रन्प्रायनम्' इत्यस्य विशेष्यं स्यात् । अपि वा मध्यमनकारपूर्वा शरीरस्य विशेषणं स्यात् ।
'अक्षमम्' इति K. कृतोत्प्रेक्षा सुत्यजेति दिक् ।

अन(-न्डअ-)-भिनीत- -तानि सं. २.	अनु ऐ. २, ६; ३, २६: ऐआ. १, ४,	अनु-प्र/हृ, अनुप्रहरन्ति श. ३, ७, १,
अनभि-दाह- -हाय तां. ८, ७, ६.	१; २, ३, ५; शां. ३, १; २०, १;	२९ ^१ .
अनभि-धर्ष- -र्षाय तां. १४, २, ६.	२६, २ ^३ ; श. २, ५, १, १९ ^१ ३, ६,	अनु-प्राण्(प्र/अन्), अनुप्राणित श.
अनभि-पुत- -त: जै. ८६.	१, २४; ४, ४, १, २७: ५, २३; ५, ५,	११, ८, ३, ६; अनुप्राणत् शं. ११,
अनर्थ- -म् श. ४, १, ५, ५.	१; ९ ^३ ; १० ^३ ; १२; ५, १, ४, १; ५,	८, ३, ६ ^५ .
अनशानायु(क→)का- -का शां. १०,	१९; ६, ८, १, ८; ७, १, २, २१: ४,	अनु-प्रे(प्र/इ)अनुप्रेहि श. ४, १, ५, ९;
१.	१, २०; २, ३१; २, ५, १, ४ ^५ ;	अनुप्रेहि? तै. ३, ३, ४, २.
अनश्रत्- -श्रन्त: शां. २, २.	१०, ३, ५, ५; का. १, ४, ३, १६; तै. १,	अनु/वुध्, अनु...वुधिर जैउ. ४, ८,
अनस्- -न: प. १, २.	१, ३, ३; ४, ४, १० ^३ ; ५, १२, ५; ८,	४, ५.
अनस्व(त्→)ती- -त्या तां. १४,	१, १; ३, १; २, १, ३, ५; ७, १६, १:	अनु-बुध्य जै. १४७, २.
३, १३.	तैआ. ३, १४, ३; ५, ४, ७ ^३ ; तां. ५,	अनु/ब्रू, अनु...ब्रूते श. १४, २, १,
अनोयुक्त- -क्ते तै. ३, ९, १४, ४.	७, १; ६, ३, १२: २, ५, ४; जै. १०४ ^३ ;	३६.
अनोवाह- -हौ तै. ३, ९, ९, ३.	जैउ. १, १, ४, ५; ३, ४, ४; २, २,	अनु/मद्, अनु...मदत् तै. २, ७, १३,
अनस्थिक- -म् जैउ. ३, १, ३, ४.	२, ४-७; ३, २, ५, ३; प. ४, ७;	५.
अना(-न्डआ-)कृत- -ता: तां. २३,	गो १, १, १३: २, ३, २.	अनु/ना, अनु...अमीमेत् ऐ. १, २२.†
१३, ४.	अनु-क- -म् श. ३, ९, १, ११ ^३ .	अनु-यच्छमान- -ना: तै. ३, ६, ९, १.
अनाक्षे(प्य→)प्या- -प्या: शां. ३०,	अनु/कम्, अन्वकामयत् ऐ. ३, ३९	अनु-रूप- -पाय गो. २, ४, ४: -पौ
७†.	अनु-ग- -गै: तै. ३, ७, ४, १०.	गो. २, ३, १५.
अनाहत्य- -म् प. २, ३.	अनु/गै, अनु...गु: श. १०, ५, ४, १८.	अनु/वच्, अनुवाच श. २, ३, १, ३१.
अना(-न्डआ-)मय- -य: गो. २, २, १.	अनु/चर्, अनुचरति का. २, १, २, ६	अनु-वाक्या- -म् श. ४, ३, १, ८.
अनामयस्व- -म् जैउ. २, ४, २, १०	अनु-चर- -रा: शां २०, ४ ^३ ; तैआ.	अनु-वाच- -वाच: श. ४, ५, २, ८: ९.
अनामिन्- -मि तै. २, ४, ६, ४.	१, १२, ३; -रौ शां. २०, ३.	अनूच्य शां. ८, २.
अना(-न्डआ-)वृत्ति- -त्ति: शां. २६,	अनु/जप्, अनुजप शां. १९, ४;	अनु-वर्तमान- -म् का. १, ५, १, ३० ^३ .
४.	अनु...जपेत् शांआ. १, ४.	अनु-वर्त्मन् - -र्त्मा श. १, ४, ५, ९;
अनाशक- -केन श. २, ४, ३, २; ३.	अनु ज्ञा- -म् शां. ६, १३.	११ ^३ ; -र्त्मान् श. ४, ३, ३, १०.
अनाश्यान्न- -न्न: गो. १, ३, १९.	अनु-तुन्न- -न्नात् तां. १२, १०, ११.	अनु-वपट्/कृ, अनुवपट्करोति शां.
अनाष्ट- -ष्टे श. ३, ९, ३, २०-२२;	अनु-निर/वप्, अनुनिर्वपत् तै. १, १,	१३, ६; १६, ९; अनुवपट्कुर्वन्ति
४, ६, ६, २; ४; ५ ^३ ; ५, २, ४, १२.	६, ७.	शां. १६, ११.
अ-निक्राम- -मम् श. १२, ३, ५, १.	अनु-नि/वृत्, अनुनिवर्तयति ऐ. ५,	अनुवपट्-कार- -र: शां १६, १; २:
अ-निखात, ता- -त: श. ३, ७, १, ७:	१; १२.	गो. २, ३, ७.
-ता श. ३, ६, १, १४.	अनु-न्याय- -म् शां. १८, १२.	अनुवपट्-कृत- -त: गो. २, ३, ८०.
अनि(-न्डइ-)धं-विद्वस्- -द्वांसम् श.	अनु-परीत्य श. ८, ७, ४, १०.	अनु-वपट्कृत्य शां. १६, १०.
७, २, १, १९.	अनु-पूर्व- -म् तै. ३, ३, १, ३.	अनु-वा- -वा गो. २, २, १३६.
अ-निवर्त्तमान- -ना: तै. २, ५, ६, ४.	अनु-प्र/धाव्, अनुप्रधाव्याच्चकार श.	अनु/श्विद्, अनुवेद शां. १०, ४.
अ-निवेष ऐ. १, १०; प. १, ४.	११, ६, २, ५.	अनु-विद्य का. २, २, १, १५.
अ-निष्कीय गो. १, ५, ८.	अनु-प्र/या, अनु...प्रयायु: तै. ३, ७,	अनु/रविद्, अनुविन्द तै. २, ५,
अनि(-न्डइ-)ष्ट्वा शां. १६, ९; १९, ७.	१, १.	३, १; अन्वविन्दम् ऐआ. २, ३, ८;
अनी(-न्डई-)जान- -न: गो. २, १, ६.	अनुप्रयाय तै. ३, ७, १, ४.	शां. २४, ४.

† 'आनाक्षिप्यः' इति मुपा. चिन्त्यः †=क्र. १, १६४, २८ । ० 'अनानु' इति G. अप्रत्ययाय भवेत् । 'न । अनु' इति पदद्वयात् । अथवा 'अननु' इति अदीर्घमध्यः पा. द्र. ऽ मूरा. 'अहांसि' इति ऋटित इव प्रतीयते । 'अह्ने त्वाऽनुवासि राज्यं त्वेति मिथुनामि' त्यादि साधु स्यात् । तु. तैमं ३, ५, २, ३: कांसं. १७, ७; कापिसं. २६, ६ ।

अनु-विधाय ऐआ. ३, १, २.	अन्वास(-नु/आस्), अन्वासतै का. २, २, ४, ९.	३, ४.
अनु-वृत्(√वृ)- -तः शां. १०, २†.	अन्वि(-नु/इ), अन्विहि, ऐ. ३, ३८; ७, ९; १२.	अन्तर√गा, अन्तरगाम् गो. २, १, ७.
अनु-वेष्टित- -तः जै. ६१	अन्विष्(-नु/इष्), अन्विच्छन् श. ९, ५, १, २.	अन्तर√धा, अन्तर्धत्तै. १, ७, ८, १; ९, ४; अन्तर्दधाति श. २, ६, १, १६†; ३, १, २, ७; तै. १, ७, ९, ६; अन्तर्दधमः श. २, २, ३, १३.
अनु√शंस, अनुशंसिपः ऐआ. ४, १, १.	अनु(-नुड-)-पजीवनीयुतम, मा- -मः, -माः श. ९, १, २, २४.	अन्तर√भू, अन्तरभूः तै. २, ४, २, ८.
अनु√प(←स)च्, अन्वसचन्त तां. १२, ३, १३.	अनु(-नुड-)-पदासुका- -का तां. २३, १, ४.	अन्तर√स्था, अन्तःस्थुः जै. १९०.
अनु√पि(←सि)च्, अनुपिच्व तै. ३, ७, ५, ५.	अनु(-नुड-)-परत- -तः का. २, २, ४, ५.	अन्तर- -रः शां. २६, ६; -रण ऐ. १, १; -रौ शां. १४, ४.
अनु-प्लुभ्- -प्लुप् जै. ७४†.	अनु(-नुड-)-त्विज्- -त्विजः का. १, १, ४, ३.	अन्तर-तर- -राणि दै. १, २०†.
अनु-सम्√चर्, अनुसच्चरन्ति श. १४, ७, १, १८.	अने(-नुडए-)-कीकुर्वत्- -र्वन् ऐआ. ३, १, ५.	अन्तर-तम- -मानि दै. १, २१.
अनु-संचर- -म् गो. २, ५, ९.	अने(-नुडए-)-र्विद्- -वित श. १०, ५, ४, १६.	अन्तरा का. १, २, २, १२; प. २, ३; ३, ७†.
अनु√सञ्ज्, अनुडइवससञ्ज शां २४, १	अन्त- -न्तात् ऐ. ८, १५†; जै. १९;	अन्तरे(-रा/√इ), अन्तरेयात् तै. ३, ३, ८, १.
अनु-समाहरत्- -रन् गो. २, ३, १४.	-न्ते शां. २३, ७; -न्तौ शां. २९, ३.	अन्तरिक्ष- -क्षम् तै. ३, २, २, ९; ४, ७; १२, ३, ३.
अनु√सृज्, अन्वसृज्यत तै. २, २, ९, ३.	अन्त-गत- -तानि तां. ४, ९, १७.	अन्तरिक्षा- -क्षाभ्यः तां. १, ३, २.
अनु-स्तरणी- -णी तां. २१, १, ८.	अन्त्य- -न्त्यौ तां. २४, १४, ५.	अन्तरिक्ष-लोक- -क्त्य ऐ. ५, २५.
अनु-स्था(-नुडउद्/स्था), अन्त्तिष्ठन्तु, अनु-उदस्थाम् तैआ. ४, ४२, ५.	अन्तर(ः) जै. ११९.	अन्ध- -न्धे श. १, ९, २, ३५.
अनु(-नुड-)-प/स्था, अन्पतिष्ठते तै. ३, ९, २०, १.	अन्तर-अव/अन्, अन्तरवान्यात् जै. ३४†.	अन्धस- -न्धसः सा. ३, १, ७; ५, ७.
अन्वव्(-नु/अव्), अनु-अवतु ऐआ. ५, १, १.	अन्तर√हृ, अन्तरेति श. १, २, ४, १८; १२, ८, २, १२; अन्तरेति श. १, ९, १, २१; २, ६, १, ३६; तै. १, ४, ६, २; अन्तर्यन्ति श. १, ७, ३, ३; तां. ६, ६, १४; अन्तरेष्यामः श. ४, १, ४, ८; अन्तरायन् श. ३, २, १, २३; ४, २, ४, १२; जै. १४†; अन्तरियात् शां. २७, ४; श. १, ९, २, ४; ३, २, २, २७†; ८, १, १०.	अन्न- -न्नम् ऐ. ८, ७; शां. १७, ७; प. ४, ३†; -न्नेन प. १, ७.
अन्ववस्थित- -तः तैआ. १, ६, ३.	अन्तर√ई, अन्तरीयते शां. २१, २; अन्तरीयात् गो. २, ३, ९.	अन्य, न्युत्- -न्यः गो. १, ३, १८; -न्यत् का. ९ १, २, २, ५; तां. ७, ३, १०.
अन्ववान्(-नुडअव/अन्), अन्ववान्यात् शां. १२, ४.	अन्तर√गम्, अन्तर्गत श. १, ७,	अन्योन्य- -न्यम् जै. ९०; -न्यस्य गो. २, ६, १०.
अन्ववायन- -नाय शां. २१, १.		अप- -अङ्गिः जै. २०; ११७; १२६; १२७; १४०; अपः जै. ३†; २०; ३७; ५९†; ८८†; १०७; १२७; १८४; १९४; २०३; २०४†; गो. १, ५, १५; अपाम् श. ७, २, ३, ४; तै. १, ७, १०, ६; जै. ३७; ८८†; ११७†; १६६; १७५†
अन्वस(-नु/अस्) अन्वसत् का. १, २, ४, ९.		
अन्वह(-नु/अह), अन्वाह गो. १, ३, ९; २, १, १८; अन्वाहुः गो. २, १, १८.		
अन्वा अनुडा		
अन्वा√गा, अनु-आगुः तै. २, ५, २, २.		
अन्वा√चम्, अन्वाचामति शां. ६, १४.		
अन्वा√यत्, अन्वायतिष्ठ शां. २३, ५; अन्वायात्यन्ते शां. २१, ५.		

† 'अनुवृत्तः' इति आन. सुपा. चिन्त्यः ‡ कांचनतरा? इति कालिः सुपा. § C. भू. पृ. ४९ इत्यत्र

'अन्यद्देवाः' इति समस्यैकपद्येन शुभ्रावयिपति । तच्च किल्लकल्पनमनपेक्षितमन्ययाऽपि सुवचयोगसंभवात् । विस्तरस्त्वन्यत्र ।

तै. ३, ७, ९, १; अप्सु जै. २५; १४९ ^३ ; १८५; १९४; आपः श. ४, ४, ५, २० ^३ ; जै. २०; ३५; ८८; १०७ ^३ ; ११३ ^३ ; १२७ ^३ ; १४०; १४३ ^३ ; १७५ ^३ ; १८२ ^३ ; १८४ ^३ ; १८७; २१२ ^३ ; प ३, १; आपःऽइव ऐआ. ५, १, १.	अपराक्त्व- -क्त्वाय शां. १०, ४. अपराग्य(←अप-राग)- -ग्याः गो. १, १, १३. अपराह- -ह्यै जै. ४, ७, २, १५. अ-परिगृहीत- -ताः तां. ६, ८, १०. अप/रुध्, अप' रुध्यते तां. २, ३, ७; १०, ४. अपरुद्ध-यज्ञ- -ज्ञःऽइव तां. १२, १३, ३१. अप/लुप्, अप 'लुप्यते ऐ. ३, १९. अप/वृत्, अप' वर्तय तै. ३, ७, ७, १४; अप' अवृत्सत शां. गदृ†. अप/व्रज्, अपवव्रजुः गो. १, ३, ८. अ-पशु-वीर्येऽ- -म् तां. १६, ११, ६ अ-पश्य- -म् जै. ३, ७, १, १. अप/श्नथ्, अप 'श्नथिष्टन जै. ५४. अप/सिध्, अपसेधति जै. ३, ३, २, ३; अप' सेधतम् तै. २, ८, ४, ६. अप/स्फर्, अपस्फरीः तै. २, ४, ३, १. अप/हन्, अप' हते ऐ. २, १७; ४, ४; ६, १; तां. ११, ८, १०; अप' (हते) ऐ. ४, २२; जै. ८३; २०६; २०८; अपघ्नते शां. १७, ९ ^३ ; अपाहत तां. ११, ८, १०; अप' हनीय जै. २०८. अप-घ्नत्- -घ्नन् श. ३, ३, ४, ८. अप-हति- -स्यै तै. १, २, १, ३; प. १, २. अप/रहा, अपजिहीते शां. २६, ११. अपा(-पऽआ)/कृ, अपाकरोति [‡] , अपाकरोति श. १, ७, १, १. अपान्च्-प/अञ्च्)-पाक् तां. १४, १०, ३; -पाह् प. २, ४ ^३ . अपा(-पऽआ)/घा, अपादधानि शांआ २, १७. अ-पादस्ता- -स्ता श. १, ७, १, १; ३, ३, ४, १०. टि. गदृ. अपाय्(-प/अय्), अप' अयने गो २,	२, ४. अपास्(-प/अस्), अपास्यति ऐ. ४, १०; अपास्यत जै. २०४; अपास्यत् ऐ. ४, १०. अपा/हन्, अपाघ्नन्ति प. ४, ५. अपि/इ, अप्येति तां. २, ५, १०, १३. अपि/गम्, अपिगच्छतः जै. ४, ६, १, ८; २, ६. अपि-स्व- -म् श. १, ८, १, ८. अपि-धाय श. ४, २, १, १८. अपि/पद्, अपिपद्यन्ते का. १, ६, १, २६. अपि-पृद्य श. ५, ३, २, ४. अपि-पवितृ- -तारः का. २, १, ३, ३. अ-पिहित- -स्यै तां. १८, ५, ४ ^३ . अ-पुनर्निवर्तम् (गमुल्) तां. ४, ३, १०. अपेन्द्र- -म् गो. २, ५, ६. अपोढ- -ढः जै. १६०. अपोदि(-पऽउद्/इ), अपोदिति श. २, ६, १, १५. अपोदूह्य तै. १, १, ९, ९. अपोद्घृत्य श. ३, २, ३, २१. अप्तोर्यामन्- -यामा गो. २, २, १४; -यामाणम् सा. १, ४, ४; -यारणोः प. ४, ३. अप्यस(-पि/अस्य्) अप्यस्यथाः गो. २, ६, ९. अ-प्रतिहार- -राय तां. २४, १, १२. अ-प्रत्यचरोहिन्- -ही तां. १८, ६, १२. अ-प्रश्य- -म् जै. ३, ७, १, २. अ-प्रयुच्छत्(प्र/युच्छ्)- -च्छत् श. ३, ४, १, २५. अ-प्राणत्- -गत् तां. १, ८, ११. अ-प्रीत- -ताः गो. २, १, ६. अ-बला- -लाऽइव तां. १४, ५, १३. अ-विभीवस् (अ/भी)- -विभ्युपः जै. २०८. अ-विभ्यत्- -भ्यत् जै. १६८ जै. ३,
--	---	--

† 'अप वाधमान-' इति आन. मुपा. स्वरः ? ‡ मैमं. १, २, ९ । 'आवृत्तम्' इति मुपा. । § पाठ-
संशोधनसंगमनप्रयत्नार्थं C ड. १ सा. तु 'पिहित्यै' स अद्र । B व. तु 'अपिहित्यै' इत्येव चिच्छेद ।

३,३,१० ^१ .	अभि-रू(प→)पा-पाः शां. १०,२.	अभ्यावर्तम्(णमुल्) श. ४, ३,१,२६;
अ-ब्राह्मण- -णः ऐ. २,१९.	अभि✓वद्,अभिवदेत् श. १४,७,३,	५,५,८ ^१ .
अ-भय- -ये श. ३, ९, ३, २०-२२:	२४.	अभ्या✓ध्रम्,अभ्याध्राम्यन् जै. १८५.
४,६,६,२;४;५ ^१ ;५,२,४,१२.	अभि✓वा,अभि...वाहि श. ९,४,२,	अभ्युज्जि(-भिऽउद्✓जि), अभ्युज्जे-
अ-भाग,गा-गा तां. ६, ७, ५;	५ ^२ ;६ ^२ .	प्यति गो. २,१,१७.
-गानि तैआ. ५,२,१.	अभिभ्रान्तु-तर? -रः का. १,१,४,६.	अभ्युत्था(अभिऽउद्✓स्था),अभ्युत्तस्थुः
अभि ऐ. १,१३; शां २१, ४; श. ४,	अभि-सं✓पद् अभिसंपद्यते श. ६,	अभ्युत्थास्यामहे गो. २, ४, ११.
२,५,५; ११,५,७,१; जै. १९४;	४,२,१०;११,५,२,९.	अभ्युत्थाय गो. २,४,११ ^१ .
२१२;जैउ.१,९,३,४;गो. २,६,२.	अभि✓ष्ट(←स्था) अभितष्टौ श. ६,	अभ्युदि(-भिऽउद्✓इ), अभ्युद्यन्ति
अ-भिक्षि(त←)ता-ता श. ११, ३,	८,१,१४.	शां. २७,१; ३०,३; अभ्युदियात्
३,७.	अभि-स्त्रयमातृ(ण्ण→)ण्णा- -म् श.	ऐ. ७,१२.
अभि✓खन्,अभि...खायन्ते श. ३,	७,४,२,४० ^१ ।	अभ्युप✓घा,अभ्युपदधानि, अभ्युपद-
५,४,१ ^१ .	अभीष्टि- -ण्यै तां ६,४,१५.	ध्यात् श. ८, ७,१,१२.
अभि✓गा,-अभि...जिगाति ऐ. १,२,२.	अभ्युज्य(-भि✓अज्ज्) जै. ६.	अभ्युपश्रयमाणो- -णः प. १,४.
अभि✓रृग्,अभि...गृगन्तु श. ८,२,	अभ्य(-भिऽअ-)धि✓द्, अभि... अध्यायन् ष. ३,७.	अ-अत्रुव्य- -व्यः शां. १०,२.
१,५.	अभ्ययू(-भि✓अय्) अभ्यायन्त तै.	अभि- -भिः तां. १६,६,६.
अभि✓च्छद्,अभिच्छादयति श. १,	२,७,११,१.	✓अम्,आमयति तां. ७, ६,१२; ८,
३,३,६ ^१ .	अभ्यवस्यन्तु३म्(=न्तुम्-भिऽअव ✓स्यन्द) श. ११,८,४,३.	१, १२; अममत् श. ९, १, १,
अभितोरान्- -म् श. १२, ४,३,१०.	अभ्यवे(-भिऽअव✓इ),अभ्युवैति श.	२४॥
अभि✓धा,अभिदधाति जैउ. ३,६,३,	३,८,५,८.	अम्ऽइति श. १४,८,६,२ ^१ .
२; अभिदधौ जैउ. ३, ६, ३,७.	अभ्यशू(-भि✓शू),अभि...अश्याम् ऐ. १,१७.	अ-माध्यन्दिन- -म् गो. २,६,९+.
अभि✓चु,अभि...नोनुमः ऐ. ५,१६.	अभ्यस्त- -म् श. ३,२,२,२७.	अमा-त्रास्या- -स्याम् श. १,६,३,३६.
अभि-पूर्व- -वान् तां. १८,४,९.	अभ्यस्तम्✓इ,अभ्यस्तमेति जै. ११७;	-स्यायाः शां. १९,२; -स्यायाम्
अभि-प्र✓जन्,अभिप्रजायन्ते श. १,	अभ्यस्तमियात् ऐ. १,३; ७,१२;	शां. ३,१.
९,२,१३.	गो. २,५,४.	अ-मित्र- -त्रः तै. २,४,७,७.
अभिप्रजनयति श. १,९,२,१३;	अभ्यस्तम्✓गा, अभ्यस्तमगात् का.	अ-मुच्- -मुचे का. २,२,२,९ ।
३,८,५,४.	१,३,१,३.	अ-मुह्यत्- -ह्यन् सा. ३,७,१.
अभि-प्रति✓पिप्,अभिऽइव...प्रतिपि- पेप श. ४,२,१,११.	अभ्या✓घा,अभ्यादधति श. ४,६,९,	अ-मूल- -लः श. ३, ८,१,१२; -लाः श. २,३,१,१० ^१ .
अभि-प्र-याय(✓या) शां. ७,५.	२५; का. १,१,४,४.	अ-मृत- -तम् श. १०, १, १, ११;
अभिभा- -भाः तै. ३,७,५,१२†.	अभ्यायूत्य(-भिऽआ✓यम्) श. १,७,	-ता तै. २,६,१७,३.
अभि✓युध्,अभियोधीः ऐआ. १,	१,१.	अ-मेध्य- -म् श. ३,१,२,१९.
३,४.	अभ्या✓रूह्,अभ्यारोहति तां. ८,९,३.	अमे(-माऽइ-)-ष्ट(✓यच्)- -म् श. ५, ४,२,१०.
अभि✓रक्ष, अभी(←भि)रक्ष तैआ. १,७,५§.		✓अय्(←इ), अयतिऽइव श. ३, ३,

† 'ख्यायन्ते' इत्यज. मुपा. चिन्त्यः । ‡ 'अभिभाम्' इति मुपा. । भाष्यकर्ता तत्र कल्पना मुद्रितस्वरानु-
कारिणी च । तु. अ. १,२०,१ । § 'सोम' इत्यत्र टि. द्र. । ¶ 'ण्णम्' इति IV. मुपा. । ष सा. अभि✓इ
(आयन्) इत्येवमभिप्रयज्ञिव भवति । तथात्वे वाक्यादौ वर्तमानोऽभिज्ञव्दो निरर्थकः स्यात् । § एवं किल L.C.
लाख्या. श्रौ.(तु. १,८,५) भाष्यकृद्-अग्निस्वामिनमनुसरन् समशशुधत् । ॥ 'आममत्' इति पपा. ? = 'नत्यम्'
इत्यस्गावयवरूपम् । + नञ्रोहितं मुपा. एवं G. शोधयति ।] 'अमुच्' इति मुपा. चिन्त्यः ।

२, १९; अयामहै ऐ ४, ७.	अलसा-सा श. ३, ५, ४, ३.	ऐ. १, १२; २, ३१; तां. २२, ११,
अयन-नम् जैड. १, ११, २, २;	अ-लोक-कः तां. २१, १, ९.	६; आशेम जै. ६२; अयाम तै.
-नेन तै. ३, ९, २२, ३.	अ-लोमक-म् का. १, २, ४, ३.	३, १२, १, १; आक्षि तैआ. २,
अ-यत(√यम्)-तः तां. २१, ४,	√अव्, अवात् का. २, १, ३, १३;	३, १.
११.	अवाः श. ३, ९, ३, ३२; आविपुः	√२अश्, आक्षन् श. १, ६, ४, ६; २, ४,
अयमास्य(→अयास्य)-स्यः जैड.	जै. २०४; अवीः शां. २२, २.	३, ११; आक्षन् तै. १, ६, १, ९;
२, ३, २, ७.	अव√कृप्, अवचकृपुः तै. २, ४, ८, ७.	आक्षाः तै. ३, ११, ८, २; ४;
अयास्य-स्यः तां. ११, ८, १२; १४,	अव-गत-तः तां. २, ३, ७; १०, ४.	आशिपुः श. २, ६, १, ४०; आशिपुः
३, २२.	अव-चन्द्रमस-सात् श. ११, १, ५, १.	का. १, ३, ३, १८; ६, १, २७.
अयस्म(य→यी)-म् शां. ८, ८.	अव√च्छिद्, अवच्छिद्यते तां. ६, ७,	अशिपिपेत् श. ३, १, २, १.
अ-यातयामन्-मानि श. १, ७, ३,	१३-१५.	अशनत्-नत् जै. २०४.
६; ७.	अव-तान-नेभ्यः श. ९, १, १, २१.	√अशनाय, अशनायन् तां. ८, ८,
अ-युज्-युजः तां. ३, ९, ३; १६, १४,	अव-दत्-दत् शांआ. ४, १४.	१४; जै. २००.
६; २१, ६, ४; ९, ५.	अव√घा, अवघते तैआ. २, १, १.	अशिप्यत्-प्यतः का. १, ३, ३, १४;
अ-युजि(न्→नी)-नी तां. ३, ९, ३	अव√पद्, अवपद्यते श. ८, ५, ३, ७॥	६, १, २३; -प्यते श. २, ४, २,
अरम् श. १, ४, १, ३५.	अव√वाध्, अववाधन्ते श. १, २, ४,	१६; ६, १, ३४.
अ-रविस्-ररुपः श. २, ३, ४, ३५;	१३; का. २, २, २, ८.	अ-शरीर-म् जै. १४३.
का. १, ४, १, २५.	अव-भृथ-म् गो. १, ४, ७; ८.	अशिक्षत्-क्षन् गो. १, २, ५.
अरातीय(ति+क्वयच्), अरातीयति श.	अव(र→)रा-म् श. ४, १, १, २३.	अ-शृण्वत्-ण्वत् शांआ. ४, १४.
१, ४, ५, ६; ५, २, २; ३, १८; ८,	अव√रुध्, अवरुधे तै. १, ३, १०, २.	अइमन्-इमनः श. ९, २, ३, ४७;
३, ५; अरातीयात् श. ६, ६, ३,	अव-लुप्ति-म् तां. ६, ३, १२.	-इमा श. ९, २, ३, १८.
१०.	अव√वप्, अव*वप्स्यसे ष. १, ६	अश्रि-श्रिः श. ३, ८, १, ५; २, १३.
अ-रिक्ताङ्ग-ङ्गानि ष. ५, ११.	अव-वर्तिन्-वृत् द्र.	अश्व-श्वः ऐ. ७, १२.
अरुग-गे तैआ. २, २, १.	अव-व्रथ-म् श. १२, ४, ३, ३.	अश्विन्-श्विनोः जै. ९; २८७;
अरुस्-रुः श. ३, ७, १, २४.	अव-स्कन्दिन्-न् ष. १, १.	-श्विनौ श. १२, ९, १, १२;
अर्क-कः श. ९, ४, २, २५.	अव√स्था, अवस्थाः श. ४, ५, ३, ३.	-श्विनौ तां. २१, १०, १२;
अर्चिस्-चिः श. १४, १, ३, ३२.	अवाञ्च्-ह् श. ३, ८, २, १७.	-श्विनौऽइव मं. २, ४, १४.
अर्ध-धः श. ३, ७, ४, १०.	अवाक्-प्राण-णः तां. २, १५, ३.	अष्टाचत्वारिंशद्विष्टक-कान् श. १०,
अर्ध-व्रत-म् श. ९, २, १, १८.	अवान्तरा-म् श. १२, ८, ३, ३१.	४, २, १३.
अर्धिन्-धी जै. १७.	अवेष्टि(व√यज्)-ष्टीः शां. १९, ७;	अष्टाशफ-फाः जैड. १, १, ६, ६.
अर्धि(त→)ता-म् जै. १७.	तै. १, ७, ७, ५.	वष्टि(√अश्)-ष्टिः तैआ. १, ५, १.
अर्धक-कः तै. ३, ८, ८, ४.	अ-व्य(विअ-व-च्छिन्ना(न्न→)	√अस्, अस्ति श. २, १, ३, ४; ४, ९;
अर्यमन्-मा तां. २९, १२, २.	(√छिद्)-न्ना श. १, ७, २, ४.	२, २, १४; १४, ४, १, ३३; ७, ३, ३;
अर्वाञ्च्-वाक् श. ६, ५, २, १५.	√अश्, आनश् जै. १३१; अश्ववा-	का. १, १, ३, ३; ४, ९; अस्ति श.
अलम् श. २, ३, ४, ११; १०, ३,	महै तै. २, ५, ६, ५; आनद् तै. ३,	३, १, ३, ९; स्थ श. १, ८,
५, ९; तां. १८, ५, ९; १०.	६, १०, ४; आशनुत् श. ५, ४, ५,	३, २५; तै. १, ३, ३, ६; २,
अलम्-मस्य जैड. ३, ६, ३, १०.	५; तां. १३, ३, १७; १४, ९, १२;	६, १, ५; तैआ. ६, १०, १;
अलम्-ता-ता जैड. ३, ६, ३,	२२, १५, १०; जै. १३९; आशनु-	स्वः श. ४, १, ५, १०; ११;
१०.	वाताम् ऐ. ४, ८; ९; आशनुवत्	आस का. १, २, ३, २; आसुः का.

† 'अवचकृपुः' पाठान्तरम् । ‡ 'वभते-' इति कालि. मुपा. ? । || 'विपद्यते' इति अज. मुपा. व्रष्टः ।

§ 'अववर्तिन्' इति प्राति. विदधत् BW. चिन्त्यः । √वृत् द्र. । § 'कष्टि-' इत्यत्र टि. द्र. ।

२, १, २, ८; गो. १, ४, १५; ५, १०^०; असत् श. ३, २, १, ११; ४, २, ५; ८; ५, ५, ४, २, २; अस्ति तै. २, ४, ४, ५; अस्तु श. ३, ६, २, १७; एधि श. ५, १, ४, १०; जैउ. ३, २, ३, ७; तां. २१, १०, १६; असानि श. ९, ५, १, ६; २? आसीत् शां. २६, ९; आ: तै. २, ८, ९, ४; स्यात् तां. १६, १, ७; स्याताम् तै. २, ७, १८, ४; स्याम् श. ६, ४, ४, २१; स्याव जै. १८६^१.

अ-सत्- -सत् जै. २१२; -सत: जै. १६५.

√२अस, आस्यत् श. १, ७, ३, ४.

अ-संख्याथ(√व्यथ्)- -थाय तां. २५, ११, ४; १२, ६.

अ-संस्पर्शयत्- -यन् श. ३, ७, ४, ७.

अ-सम्पाद्य श. २, २, ४, १६.

अ-सम्भाव्य- -म् जैउ. २, ३, २, ४.

असित- -त: जै. ८६.

असु- -सो तै. ३, ११, ५, ४^३.

असुर- -रा: श. ३, ८, ३, २९.

असुर-माय- -ये तां. १३, १२, ५.

असुर्य^१- -म् श. १, ६, ३, १७.

अस्त-युत्- -यन् श. २, ३, ४, २४.

अ-स्त्र्यु(√स्तृ)- -न्या: श. २, २, २, १०; का. १, २, २, ७.

अ-स्तुत- -म् तां. ५, ४, १४.

अ-स्थायु(क→)का- -का तां ७, ७, १६.

अस्थि- -स्थि गो. १, ५, ३.

अस्यद्- आवृम् श. १, १, ४, १५; १६; का. २, १, ३, १७; १८.

अ-स्वप्नुम् तां. १०, ४, ४.

अ-स्वाहा-कृत- -म् श. ४, ५, २, १७.

अह श. १, ७, ३, ३; का. १, ३, २, ११.

अहन्- -ह: श. १, ७, २, २६; तां. २४, १, ४^३; गो. १, २, ९. -हानि तां. २३, २, १; २८, १; २४, ४, १; १६, १:६.

अह-संस्था- -स्था: तै. ३, १२, ९, ६.

अ-हर्षमय- -य: श. १४, ७, २, ६.

अहि- -हि: ऐआ. ५, १, ४.

अ-हिंसत्- -सन् श. २, ६, २, १७.

अ-हिंकृत- -ते तां. १२, १०, १३.

आ ऐ. २, १३; ५, ३, ३^३; शां. २०, ३; श. १, ४, १, ४^३; ५^३; ६^३; ३, १, ३, ९; २, १, ७^३; ४, २, ४, ५; ८, ७, ३, ४^३; ९, २, ३, १३^३; २३^३; २९^३; ४, ४, ५; १०, २, १, ९; ४, ४, ४; ११, ५, ६, २^३; १२, ८, ३, १७; १४, ७, २, २०; तै. १, ३, १०, ६; २, ५, ८, १^३; ३, ६, ४, १; तैआ. ४, १९, १; तां. २, २, ३; १०, ४, ५; जै. ६३; सा. १, ६, १; २, २, ३; ६, १३; आ३इति जैउ. ४, १०, ४, ४^३.

आकाश- -श: ष. २, ४.

आकूपार(←अकूपार)- -म् तां. १^५, ५, २९.

आ√गम्, आगच्छान् श. ९, २, ३, ४२; आगहि जै. १९८; आ... गच्छेत् श. ३, २, ४, १; ६, २, २; आ... अगन् श. १३, २, ७, ६; आ... अगमन् ऐ. २, २०; आग-मन् श. ९, २, ३, ४२.

आ... जगम्या तैआ. १०, ४२, १.

आ-गत-श्री- -श्री: तै. २, १, ८, १; तैआ. १०, ३९, १.

आ-गन्तु- -न्तु शां. १, ५.

आ-गमिष्यत्- -ष्यत: ष. २, ३.

आग्नेय- -य: श. ५, २, ३, ६.

आ-घृय श. ३, ७, ४, ७.

आ√घुष्, आजुघोष जै. १८६९.

आ√चर्, आ... चरति श. १४, १, ४, १०; आ... चरति तै. २, ८, ५, ४.

आ√जन्, आ... जायते श. १२, १, २, ३; २, २, २३.

आ... जनयन्त श. ४, २, ४, २४०.

आ√जि, आ... जयति जै. १५.

आज्य- -ज्यम् श. ३, ४, १, १८; ५, २, १; ६, ३, ६; -ज्यस्य श. ३, ८, २, २६; का. १, ५, १, २८; २९; २, ६, ७; ११; १२; -ज्येन श. ४, ४, २, १३; -ज्येषु ष. २, ३.

आज्य-हविस- -विष: श. १, ५, ३, ५.

आज्या(-ज्यसा)-हुति- -ती: ष. ५, ५.

आजन- -म् तै. १, ६, ८, ९.

आजन्य- -न्याय तै. १, ६, ८, ९.

आत् तै. २, ५, १, १.

आ√तप, आ... तप्यते श. ११, ५, ७, ४.

आता- -भि: तै. ३, ६, २, २.

आ√तृ, आतिरत् ऐ. ६, १८; १९.

आत्मन्- -त्मन् जै. ६२; -त्मा शांआ. १०, ८; तां. २३, ३, ३.

आ√दा, आ... दत्ते श. ११, ८, ३, ७-११; आ... ददे ऐ. ८, २३.

आत्त-रेतस्- -ता: तां. ६, १, ४.

आदायम् (णमुल्) ष. ३, १.

आदित्य- -त्य श. ४, ३, ५, १२; मं. २, ५, १५; -त्यम् जै. १३६^३; -त्याः गो. १, २, ९.

आद्यं, द्यां- -द्यम् श. ४, २, १, २९; -द्या: श. ४, २, १, १२; जै. १०६^३.

आ-द्रवत्- -वत: जै. २०८.

‡ विकृतपाठमिव स्थलं भवति । 'सा । एव । आसीद्' इति पदत्रयमिति Kt. । 'सहैवात्रवेदीद्' इति तु मूलतः पा. स्यात् प्रकरणसंगतत्वाच्चैराङ्क्षसाधकत्वाच्च । † 'अजुघोष' इति मुपा. ? । † य. ७, २४ । 'आपात्रम्' इति पदमेकमिति उ.म. -योश्चिन्त्यम् । द. तु क्रियायोगः स्पष्टः । † 'आदित्याय म इत्येते' इत्यत्र 'आदित्यः । यमः । इति । एते' इति पदविभागः सूपपन्न इति केवाञ्चिद् निदुषां मतम् ।

आ/घा, आदधेर्। जै. १३०; आदधातु
 श. ६, ५, १, १०; आघाः तैआ.
 ४, २०, २.
 आ० अघायि ऐ. २, १८.
 आध्यायिक- -कः तैआ. ८, ८, १.
 आ-नि/पद्, आ० निपीदतु ऐ. १,
 १६; आनिपीदत तां. १२, ५, ५
 /आप् आपाम श. ५, ४, ३, ९.
 ईप्सति श १३, १, २, ९.
 आस- -सः शां. २५, ११.
 आप्त- -प्तः श. १०, ४, ३, १३;
 १९; २०; -प्तीः श. ५, २, १,
 २; -प्यै शां. १, ५.
 आ/पत्, आपत का. १, ५, २, १६.
 आ/पिप्, आपिपेप तैआ. २, ३, १.
 आ-पी(न→)ना- -नया श. ४, ६,
 ९, ७.
 आ/प्लु, आ० प्लवते जैउ. २, १, २, ९.
 आ/वृह, आवृहव श. १३, ३, १, ४;
 तां. २१, ४, ४.
 आ/भूप, आ० भूप ऐ. ५, १६.
 आ/भृ, आ० विभ्रति ऐ. १, १६;
 आ० जभार ऐ २, ९.
 आमहीयव- -वे ष. १, ३.
 आ/मी, आ० अमिनः श. ४, ३, ३, १८.
 आ-मो(द→)दा(√मुद्)- -दा ऐ.
 ३, १२.
 आ/यज्, (आ०) यजस्व श ४, १, २,
 १५.
 आ-यत्(√इ)- -यन् शांआ. ४, ११;
 -यन्तः जै. ८५.
 आ-यतन(√यत्)- -म् तां. १२, १०,
 १६; जैउ. १, १७, १, ३.
 आ-यत्त, ता- -त्तम् श ९, ३, ४, १३;
 -त्ता श. १४, ४, ३, १०.
 आ/यम्, आ० यच्छ तै. ३, १०,
 ४, ३.
 आ-यच्छन्- -च्छन्ऽइव ष. २, २.

आ-य(त→)ता- -ता श. ३, ७, २, २.
 आ/या, आ० यातु ऐ. ५, २१;
 आयाहि ऐ. ५, १७; आ० याहि-
 ऐआ. ५, १, १.
 आरय्(←अरय्)- -यम् श. ९, १,
 १, ३; -णयन् तां. २१, ४, १३.
 आरुणि- -णे ष. १, ६.
 आ/रूह, आ० अरुहव श. ८, ६, ३,
 २०.
 आरोहयति श. ५, ४, १, ११.
 आरुडभ(घ→)घा- -वाः तै. १ ३, ६,
 १०, ५.
 आर्ति- -र्तिभ्यः श. १, ९, २, २०-र्तिम्
 श. १, ५, १, २; तैआ. ५, १०, ६;
 -र्तैः श. १, ९, १, २०.†
 आ/लभ्, आ० लभन्ते तां. २१, ४, १३.
 आ-वत्स्यत्- -त्स्यन् शां. १९, ३.
 आ/वह्, आ० वह का. २, १, ४, ३.
 आ/विच्छ्, आविच्छयति तै. १, १,
 ९, ९.
 आ/विश्, आविशतात् श. ४, ५, ८,
 ९; आ० विशन्तु ऐ. ६, १२;
 आ० विश का. १, ४, १, २१.
 आविस्(ः) श. ११, २, ३, २.
 आविर्भव- -वात् जै. १६८.
 आ/वृत्, आवर्तन्ते शां. २६, २.
 आ० वृत्त्यात् श. ४, ३, ५, १५
 आ-वृत्- -वृत् का. १, ५, २, ५; तै.
 २, ५, १, १.
 आ/वृप्, आवृपस्व ऐ. ४, ३१.
 आ/शस्, आ० शंसेत श. १, ५, ४, १.
 आशा- -शा तां. २५, १८, ४.
 आ/शास्, आशास्ति श. १४, ४, १,
 ३३; आशासते श. ४, ६, ९, २४.
 आशिस्- -शिपः श. ४, ६, ९, २४.
 आ-शिर- -रम् तां. १८, ५, १२.
 आ/शिप्, आशिपः गो. १५, ११.
 आ/शी, आशेत श. ५, ५, ५, ६.

आ-शय्- -यः श. ५, ५, ५, ६; १०.
 आशु- -शु गो. २, ६, १४.
 आशिष्ट- -ष्टान् तां. ११, १, ५.
 आ/श्रु, आ० श्रुणिह ऐ. ५, १२; आ०
 श्रुणु श. १, ५, २, ६.
 आश्रावयति श. ४, ४, ३, ८.
 आप्ऽइति तां. ८, २, ८६.
 आपाढि- -ढेः श. ६, २, १, ३७.
 आ/सच्, आ० सचत तैआ. १०, १,
 १३.
 आ/सद्, आ० सीद् ऐ. ३, ३७.
 आ-सम्/इ, आ० समेतु तै. २, ५, ८,
 १; ८, ५, ८.
 आसीन(√आन्)- -नः श. २, ६, १,
 ८; ७, १, १, २७; का. १, ३, ३, ९;
 ६, १, ५; -नम् श. ५, २, १, २२;
 ४, ४, १.
 आसुर- -रः श. ५, ४, १, ९; -रम्
 जैउ. १, ४, २, २.
 आसुरि- -रिः का. १, १, ४, २४; ६, १,
 १६; २२.
 आ/इस्, आ० सुवति ऐ. ५, ८.
 आ/स्था, आ० तिष्ठ ऐ. ५, २०.
 आ/हु, आ० जुहुव श. ६, ८, १, ६.
 आ-हवनीय- -यः जैउ. ४, ११, ५,
 १५; -यम् श. ५, २, ४, ४; ८.
 आ-हुति- -तिः श. १, ६, १, २१; ३,
 ६, २, १९; ४, २, ७; ६, ६, ३, ७;
 ११, ३, १, ७; ८; -तीः गो. २, २,
 १७.
 आहुति-मत्- -मान् ष. १, ६७.
 आ/हृ, आहरत, आहराम श. १२, ७;
 ३, २; आहरव श. ११, ७, २, ८,
 तां. ९, ५, ४.
 आह्वियते ष. ३, ७.
 आ/ह्वि, आह्वामहे का. १, ६, १, २६.
 इ जै. १७१.
 /इ, इति श. ३, ३, ४, ८; ८, ७, ३,

† 'श्रवस्' इत्यत्र टि. इ. । †=क्र. ६, १, १२, पदमेकं स्वरपदपाठानुरोधात् । आ. सा. तु तै. इत्यत्र 'अघाः'
 इति /जिघर्तेर्लुटि रूपं भ्रुवन्तौ चिन्त्यौ । ना. इत्यस्य क्र. -भाष्यञ्च तत्रानुमन्धेयम् । † 'आत्ते' इति सुपा.
 चिन्त्यः । † मार्जारशब्दानुकृतिः । || अभिऽयम्ऽआ/इ इति MW. प्रभृ. । † एवं किल सा.माधीय इव पपाठ ।

४; तां. १०, ४, ५; ११, ३, १;
 २०, ७, १; एताः तैआ. १, २२,
 ९; एप्यसि जैउ. १, १, ५, १; ४,
 ६, ३, ४; एप्यामः शा. ३, ६, २,
 २२; १२, २, २, ९; एप्यामः का.
 २, २, ३, ३; एतु का. १, ६, १, २६;
 तैआ. १०, १, ९; ४८, १; यन्तु
 तै. ३, १, १, ११; इत ऐ. ६, ३५;
 अयानि का. १, ३, ४, ६; ८; १०;
 ६, १, १०; १६; अयाम शां. १८,
 १; ऐन् ऐ. २, १३; शा. ३, ९,
 २, ४; ऐन् शा. १०, २, २, १८;
 १३, १, ४, १; २, ५, १; ३; तां. २५,
 १०, १७; ऐताम् तां. ७, ६, ११;
 आयनृष तैआ. ४, ११, ७; इयात्
 शां. ९, ४; १०, २; १९, १०; शा.
 ५, ४, ५, १७.
 इत्या- -न्यायै शा. ६, ८, १, ६.
 इत्वा शां. १९, ३.
 इटत्- -यन् तां. १४, ९, १६.
 इडा(ळा)- -डा शा. ९, ४, ३, १५; तां
 ९, ३, १०.
 इतर, रत्, रा- -तरः शा. ११, ४, १, ३;
 -राः तां. २१, १४, ७; ८; -रान्
 तां. २१, १४, ७; ८.
 इत्प्रदान- -नम् का. २, २, ३, २१;
 -नान् शा. १, २, ५, २४.
 इतिऽइव शा. ४, १, ३, १.
 इद् शा. १, ६, १, ४.
 इदम्- एपाम् आ. १, १०७; १२५;
 १५५; २३७; २४५; ३१७; ३४४;
 ३४५; २८५; ५५५. स्मै अद्र.
 इद्वा सा. १, ४, १४.
 √इनक्ष, इनक्षत् शा. ४, ६, ९, १४.
 इन्द्र-मादन- -नासः ऐ. ५, १६.
 इन्द्राविष्णु- -ष्णु शा. ३, ३, १, १३.
 √इन्ध्, ऐन्द शा. १, ४, ३, ५.
 इयक्षमाण(√यज्)- -णाः शा. ९, २,
 ३, २८.

इयत्- -यतः शां. १६, ८.
 इयस्- -यसाऽइव का. १, २, ३, २.
 इया जै. ११५.
 इरज्यत्- -ज्यन् शा. ७, ३, १, ३२.
 √इष्, ऐषीः शां. १२, १; जैउ. ३,
 २, ४, ९; ऐषिष्म शां. १२, १.
 √इष्, इच्छेत् ऐ. ७, १०.
 इप्- इपा शा. १, ८, ३, २५.
 इष्ट(√यज्)- -ष्टाः जै. १६१; -ष्टे
 गो. २, १, १.
 इष्टका- -का शा. २, ३, ३, १७; -काः
 शा. ६, २, २, २८.
 इष्टि- -ष्टिभ्याम् शा. ५, २, ५, १३.
 इष्टुम् जै. १३५; १३८.
 इष्ट्वा गो. २, २, १.
 इह-निधन- -नेन तां. १०, १२, ३.
 इह-वन्- -वता तां. १०, १२, २.
 √ई, ईमहे शा. १, ४, १, १३; १९; ३,
 ९; २, ३, ४, ३१.
 √ईक्ष, ऐक्षत शा. ३, ९, १, २.
 ईद्व्य- -द्व्यः शांआ. ३, ३.
 ईति जै. ४२.
 ई-निधन- -नेन तां. १०, १२, ३.
 ईम् शा. ३, ७, ४, ४; तै. ३, ६, २, १;
 १३, १; ७, ५, ५; गो. २, ६, १४.
 √ईर्, ऐरयन् शा. ११, ७, २, ६; ऐरयन्
 तै. ३, २, ९, १३.
 √ईश्, ईशते शा. ४, ४, २, १३; ईशे
 शां. ५, २; ऐशत शा. ४, ४, २, १३.
 उ ऐ. १, ९; २२; २८; २, २; ४९; ४,
 २०; २९; ३१; ३२; ५, १; ४; ६; ७;
 ८; १२; १३; १६; १८; २०; ६,
 १८; १९; -२१; ८, ३; ऐआ. ५,
 २, ५; शा. ११, ५, १, ९.
 उक्|| शा. १०, ४, १, ४; २१; २२.
 उक्, क्ता(√वच्)- -क्तः शा. ६, २, २,
 ५; १०; ७, १, १, ३३; ३६;
 ४१; ४३; २, २, ३, ५; २१; ३,
 ५; ६; ४, २; १४; ३, १, ११; २७;

४६; २, ११; १९; ४, १, ९; १०; १४;
 २१; ३२; ८, २, ८; १५; २१; २८;
 ३९; ३, ४; ११; २५; ३०; ३१;
 ३२; ८, १, १, ९; २, ३; ६; ९; ३, १,
 १०; २, ४; ५, १, १२; २, ५; ६, १,
 ६-९; १७-२०; ३, ७; २४; ७, १,
 २२; १०, १, ३, ११; तैआ. ७, २,
 १; -कम् शा. ६, २, २, ५; १०;
 १०, २, ६, १४; १२, ४, ३, ८; १३,
 २, ३, २; ६, ८; १०, २; ४, १, ५; ६;
 १३; २, ७; ८; १३; १५; ३, ५; ५, १,
 ४; १३; १६; ३, ७; -क्ताः शा. १२,
 १, २, २; ३, १४; १३, २, ४, १६; गो.
 १, ४, ९; १०; -क्त्याम् शा. १३,
 ५, २, १६; -क्ते शा. १०, ३, ३, ५
 -क्तौ शां. ७, २; शा. १२, १, २,
 २; ३, १५; ८, ३; २, ४, १६; गो. १,
 ४, ९; १०.
 उक्त्वा शा. ११, ६, २, ४; १२, ४, २,
 १; १३, ५, २, १; १४, ४, २, १; ९,
 ३, १५; २०.
 उक्थ-मुख- -म् गो. २, ४, १६.
 उक्थ-स्थाली- -ली शा. ४, २, २, १६.
 √उक्ष, औक्षन् तै. २, ७, १२, ३.
 उखा- -खे तै. ३, २, ३, १.
 उच्चा जै. १०१; १६८.
 उ(त→)ता(√वे)- -ता तां. १०,
 १२, ६.
 उत(←द्)√कम्, उच्चकाम ऐ. ७, १६.
 गद्र.
 उत(←द्)√खन्, उदखासुः? जै. ११९.
 उत्तर, रा- -रा शा. १, ८, १, ३१; -राः
 शा. ७, ५, २, ४२; -रे शा. ९, १,
 २, ३७.
 उत्तर-वेदि- -द्वी शा. २, ६, २, १९.
 उत्तमा(-मऽअ)-ध- -धे प. २, १.
 उत्तम्भ(-द्/स्तम्भ), उद्...स्तम्भान
 शा. ३, ६, १, ५; तां. ६, ४, २
 उरथा (-द्/स्था), उदस्थाम् शा. ३, ३,

† छुट्टि सकारोपजनः । † गद्र. । 'ऐत्य' इति H. सु.पा. । † 'नी-' इत्यत्र टि. ड. । † टि. गद्र. ।

† 'उच्चकामत्' इति सुपा. चिन्त्यः ।

३, १४.
 उत्सेध-ब्रह्म-सामन्- -म जै. १३१.
 उद् तै ३, १०, ४, ३; जैउ १, १२, ४, ३.
 उद्भृत्- -दृङ् श. ८, ७, ४, १०: १४,
 २, २, २८; २९.
 उद्/अन्, उद्भ्यात् श. ४, ६, १, ७.
 उद्(←उदक)-पात्र- -त्रात् श. ११,
 ५, ६, २.
 उदौ(दो-ओ-इन- -म् श. १४, ९,
 ४, १५.
 उदाचार्य- -यैँ षे. ६, ३६.
 उदि(द-इ), उदियः श. ९, ४, १, १५.
 उदयु- -यात् जै. १; २.
 उदतोस्(ः) जै. १५१.
 उदप्यत्- -प्यते तै. ३, १, ६, ४; ८,
 १६, ४; -प्यन् जैउ. ४, ५, १, १.
 उद्यत्- -द्यतः जैउ. १, ११, १, ९;
 -द्यने श. ४, ६, ८, १८.
 उद्यती- -ती तां. २, १, १.
 उद्/ईर्, उदीरते शांआ. ४, १२;
 १३.
 उद्भ्रम्बर- -रः प. ४, ३.
 उद्भृत्- -हृचः श. ३, २, १, ७.
 उद्-गातृ- -तारः जैउ. १, १२, ४, ३;
 -तृणाम् श. ४, २, १, २९.
 उद्/दु, उद्भवति तै १, ३, ३, ७.
 उद्/यम्, उद्...यच्छ तै. ३, १०,
 ४, ३.
 उद्यमान, ना(वद्)- -नम्, -नाम्
 तै. २, ५, १, ३.
 उद्/युज्, उद्भृत्के प. ३, ११.
 उप तैआ. १, २३, २.
 उप-चरस- -म् जै. १००.
 उपचा- -चा का. २, १, १, ८. = उपज-
 श. द.
 उप/जन्, उपजायत वं १.
 उप-द्रष्टृ- -ष्टा जैउ. १, १७, २, ३.
 उप/धा, उप(धेहि?) का. १, १, २, १०.

उप/धाव्, उपाधावन् प. २, ३; ४, १.
 उप-नि/नी, उपन्तिनयन्ति श. ३, ३,
 ४, ३१.
 उप-नि/मद्, उपन्तिमद् श. ३, ७, ३,
 ११.
 उप-नेय- -यः गो. १, २, ६.
 उप/पृच्, उपोप...पृच्यते श. २, ३,
 ४, ३८; ४, ३, ५, १०; का. १, ४, १,
 २७.
 उप-प्र/जन्, उपोप...प्रजायन्ते,
 उपोप...प्राजायत, उपोप...प्रजा-
 येय जै. १२९
 उप-मन्त्रि(त→)ता- -ता श. ३, २,
 १, १९.
 उप/या, उप...याहि ऐ. ५, १३.
 उपयाम्-गृहीत- -तः श. ५, १, २, ६; ७.
 उप/वद्, उपवदेत् ऐ. २, ३१.
 उप-वाप्य(वप्) श. ११, ६, २, ४.
 उप/विप्, उपइव...वेवेष्टि का. २,
 १, ४, २.
 उप/शिक्ष, उप...अशिक्षन् तां. १०,
 १२, २.
 उप/श्रु, उप...श्रुणुहि ऐ. ४, ३.
 उप... श्रुषते ऐ. ३, २.
 उप-सम्/ह, उपसंहरति श १४, ७,
 २, ४.
 उप/सद्, उपसेदुः ऐ. ३, १९.
 उपासीषद्ः श. ११, ५, ३, ३.
 उप/स्तृ, उपस्तृणाति श. ९, ३, ४,
 १८; उपस्तृणीते श. ११, ७, ४, ४.
 उप-त्वक्ष्यत्(वृज्)- -क्ष्यन् श. ३, ९,
 ३, २६.
 उप/ह्ये, उप...ह्यस्व ऐ. ८, २२.
 उपांशु- -शुम् श. ४, १, २, १८^५; २०;
 २१; -शोः श. ४, १, २, १८.
 उपांश्वन्तर्याम- -मौ श. ४, १, २, २०.
 उप-आ/गम्, उप...आगमत् तै. ३,
 १, ३, २.

उपरिष्ठान्नेदीयस्- -यसिऽइव ऐ. ६,
 २७.
 उपरिष्ठान्नेदीयसी- -सीऽइव ऐ. ६,
 २७; गो. २, ६, ८.
 उपरिष्ठाल्लक्ष(ण→)णा- -णा श.
 १, ७, २, १९.
 उपरिष्ठाल्लक्षम- -क्षम श. १, ७, २, १९.
 उभ- -भौ श. ४, २, ४, ९.
 उभयतः परिगृहीत- -म् का. १, ३, १,
 २२.
 उभयतः शीर्ष्णी- -ष्णी श. ३, २, ४,
 १६.
 उरु- -रुः जै. १२३.
 उर्वी- -र्वि तै. १, २, १, ३; -र्वीः
 तैआ. ६, ५, ३; -र्व्या श. ६, ७,
 २, २.
 उरु-गाय- -ग्य श. ४, ३, ५, ८.
 उरुप्य, उरुप्य श. ४, १, २, १५.
 उरुमुक्- -म् श. ५, २, ४, १५.
 उपित्वा(वृज्)जै. १८२; २००.
 ऊढ(वृह्)- -म् शां. २७, २.
 ऊकदात् तै. २, ५, १, १.
 ऊन- -नात्ऽइव प. १, ३.
 ऊना(नऽअ)-क्ष(र→)रा- -रा प.
 १, २.
 ऊर्ज-ऊर्ग प. ४, ३; ऊर्जः तै. १, ७, ६, ४.
 ऊर्क(→ऊर्क्य), आर्क्य तां. ११,
 ८, १०; १३, ११, १०^५; आराम
 तैआ. ६, ९, २.
 ऊर्च- ऊर्चः श. १, ७, २, २०.
 ऊत- -ते श. ४, २, ४, २४.
 ऊतायत्- -यन् श. १३, ५, १, ११;
 १४, ५, ५, १७.
 ऊतु- -तवः श. ४, ४, १, ३^५; ६, १,
 २, १८^५; -तुन् श. ५, ५, २, ३^५;
 ४^५; तां. ४, १, ९.
 ऊतुर्जनित्रीय- -म् शां. २५, ८;
 ३०, ९.

ऊसा. भाष्यं द. । † सा. त्विह मुपा. -समर्थकोऽपि दुष्पठः । यमित्यस्य स्थान इयमिति हि स पठति
 प्पन्तीत्यत्र वचनव्यत्ययश्चाह । उभयत्र प्रमाद एव तस्य शरणम् । ‡ 'आर्थत्' इति मुपा. चिन्त्यः । § 'ऊतुः ।
 जनित्री' इत्येते पदेऽधिकृत्य प्रवर्तमानं सूक्तम् ।

ऋत्विज्- -त्विजः तैआ. १, ७, ४.
 ऋषभशृङ्गा(=शृङ्गा)ग्रमणि- -णिम्
 शांआ. १२, ८१.
 ऋषि- -षिः ऐ. ७, १.
 ए(आ/इ), एनः श. ४, ५, २, ३;
 एतम् श. ३, ३, ४, १२; आ...
 एत तां. ९, २, १८; एयुः श. १,
 २, ५, ३.
 एकतम-, एकतर-† गद्र.
 एक-धा॥ प. २, ३.
 एक-पाद्- -पाद् जैउ. ३, ४, २, ४.
 एक-शतविध- -धः श. १०, २, ६,
 १०.
 एक-स्तोम-भागा(-गडअ-)नुमन्त्र-
 -न्त्रः जैउ. ३, ४, ४, ६.
 एकां-न-विशति-धा श. १०, ४, २,
 १५.
 ए-कार- -रः तां. ५, ७, ९.
 एन्(आडइत्) श. ११, ६, १, ३.
 एतत्- -तस्याः श. १३, ६, १, २; १४,
 ४, ३, २२; -ताइत् श. १२, २,
 ३, ६; -ताभ्यः श. १३, ३, ८, ६;
 -ताम् शां. ९, ५.
 →एनत्- -नम् श. १२, १, ३,
 २२; २३; २, ३, ४; १०; ३, ५, २; ४,
 १, ४; २, ७; ९; -नया श. १२, ८,
 ३, २; -नयोः श. १४, १, ४, १३;
 ६, ११, ३; -नाम् प. १, ६; -नौ
 श. १३, ४, ४, ७; ५, २, २.
 एतच्-छन्दस्- -न्दसः तां. १४, ५,
 ८; ११, ५; १५, ५, ५.
 एतद्-द्वैवता- -ता ऐ. ६, २५.
 एतद्-त्र ह्यण- -णः तै. १, ६, ७, ५;
 -णानि तै. १, ६, ४, ३; ७, ५; ७,
 १, १.
 एतर्हि श. १४, १, १, ६.

एतव्य, वषा(√इ)- -व्यम् तां. ४, ४,
 २; -व्या तां. ८, १, ११.
 एनस्- -नः श. ४, ४, ५, २२.
 ऐव(√इ)- -वः, -वाः^{१०} ऐआ. ४,
 १, १].
 एव-या-मरुत्- -रुत् तां. २०, ९, २.
 एवम्सइव श. १, १, १, २०; २, ५, २,
 १७; ४, ४, २, १६; प. ३, ३; ५.
 एवं-रूप, पा- -पः श. १, ६, ३, १;
 -पम् श. १, ६, ३, ५; -पे श. १,
 ७, ३, १६.
 एवं-समृद्ध- -द्धाः, -द्धान् श. ५, ५,
 ४, १.
 ऐन्द्रावरुण(←इन्द्रावरुण)- -म् ऐ. ६,
 २६.
 ऐन्द्रावारुण- -म् तां. ८, ८, ६.
 ओ तैआ. ७, ८, १; जै. १९६.
 ओषधि- -धीः श. १२, ४, ४, ४.
 रक- कः शांआ. २, १.
 कनीक्रद्(√कन्द)- -दः, -दम् श.
 ७, ५, २, ३३.
 कनिक्रदत्- -दत् श. ६, ४, ४, २; ७;
 तै. २, ४, ५, ५; तां. १२, ११, ३.
 कनिक्रद्यमान- -नः श. ६, ४, ७, ७.
 कनीखुनत्(√खुद्→न्)- -नन्सइव
 तै. २, ४, ६, ५.
 कम् तै. २, ५, ८, १०; तैआ. १, २७, १.
 √कम्, अकामयत् ऐ. २, ३३; ३, १८;
 ४, २३; ५, २३; ३२; अकामयन्त
 ऐ. २, २५; ३, २०.
 करिष्युत्- -ष्युत् तै. २, ८, ५, २.
 कवि- -विः तां. १४, १२, ३.
 काव्य- -म् तां. १४, १, ३; सा. १,
 ४, १७.
 कस्तम्भी- -म्भ्याः का. २, १, २, ९.
 कार्णायस- -सम्, -सेन जैउ. ३, ४,

३, ३.
 किनाट- -म् श. १४, ६, ९, ३२.
 किम्- कया तैआ. ४, ४२, ३; तां.
 १५, १०, १.
 किलास- -सः तां. २३, १६, ११.
 कीर्ति- -म् ऐआ. १, ३, ७.
 कुर्षु- गद्र.
 √कृ, कुरुते श. १०, ४, २, ३१; ३,
 २४; ४, ४, ४; ११, ७, २, ८; ३, २;
 ३; ४, १; कुरुते श. ११, ७, १, २;
 करोति श. ६, ३, ४, ११; १३-१५;
 ७, ४, १४; ८, २, ११; चक्र श. २,
 ३, ३, ६; कर्न् श. ११, ५, १, ६;
 अकुर्वन् जैउ. १, १८, ५, ५;
 अकम् तां. ८, ९, ७; कः तै. २,
 ५, ८, १०; अकर्म श. ४, ४, ४, १०.
 कृषवान- -नाः गो. १, २, ८.
 कृत- -म् श. ७, ४, १, ३०; १२, ७,
 ३, १४.
 कृत्वस्(ः) श. ६, ५, २, ११; तै. २,
 ३, ६, ३; तां. १२, १०, ९; जैउ.
 ३, ६, ६, ४; सा. १, ४, २१.
 कृत्वा वं. २.
 √कृत्, अकृन्तन् तां. १, ८, ९.
 क्लृप्ति- -प्तीः श. ५, २, १, ३; ४.
 केतु- -तुः ऐ. ४, ३२; -तुना शां.
 १०, २.
 केश- -शाः ऐआ. १, ४, १.
 कल्याद्- -दम् ॥ गद्र.
 प्रक्षामत्- -त् तैआ. १०, १, १६७.
 क्षिप्- क्षिपः तै. १, ८, ८, १; तां. १३,
 ९, ५; १८, ८, १२.
 क्षेम-ष्टवन्- -स्ता तां. २२, १८, ७.
 खुर- -रौ श. ५, १, २, १५.
 गंख्यन्-शति(गह्यन्)(गद्र.) इत्यस्य पाठ.
 गण- -गः श. ९, ४, २, ६.

† 'वृषभशृङ्गाग्रमणिम्' इति मुपा. गद्र. ‡ एकभडतमम्, डतरच् (पा. ५, ३, ९६) प्रत्ययौ ड्र. । श. (१, ६, ३, २३)
 इत्यत्र 'ए-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः तु. का. । § 'कालि. इत्यत्र 'एकधा' इत्यारभ्य 'प्रजाः स्युरि' त्यन्तः पा. सकृदधिः
 पठितः ड्र. । § Kt. टि ड्र. । § सा. एवकारे कृतास्थो ड्र. । § =य. १, १७ मुपा. । परं हस्त. अनुसारी 'च्छ-' इत्येव
 पा. तु. जै. । § 'निष्कव्यादम्' इति पदमेकमिति द. तत्र पपा. च विन्दुयौ । § तु. अ. ७, (६३) ६, १ । Wh. टि ड्र. ।

√गम्, अगम् तै. ३, १, २, ८.
 √गा, अगात् का. १, २, २, १२.
 गायत्री- त्री ष. १, ३; -त्रीम् ष २, २.
 गो- गाम् तां. १९, ६, १; गोः जैआ. १, ४, ५, ८, ९.
 गो-पा- -म् का. १, ४, १, २२.
 गोश्रु- -श्रुः जैउ. ३, २, २, ७.
 √ग्रह्, गृभाय तै. २, ४, ३, १२.
 गृहीतु- -म् का. २, १, ४, २०.
 गर्भ- -र्मः तै. १, १, ७, ११; ८, १; -र्मम् श. ४, ४, ४, ११९; ५, ७, ५.
 √घस्, अघन् श. ११, ५, १, ९.
 घातुक(√हृन्)- -कः तां. २१, २, ९.
 घन्त- -घन्तु जै. १५, १; घन्तः जै. १५, ६; घन्तम् जै. १५, १.
 घन्त- -म् तै. २, ८, ७, ८९ गद.
 चक्षुश्चोत्र- -म् जैउ. १, २, ३, १.
 चतुरत्तर- -राणि तां. ७, ४, ५.
 चतुर्धा-विहित, ता- -तः का. २, २, १, १५; -तम् तां. २२, ९, ४; -ता जैउ. ४, ११, २, १.
 चनसितव(त्→)ती- -म् गो. १, ३, १९.
 √चर्, अचरत् श. ३, ५, १, ३३; ३, ५; चर्थ- -थाय तै. ३, ६, १, २१.
 चर्- -रुः श. ५, २, ४, १३.
 चर्पणि-प्रा- -प्राः तै. २, ६, ९, १.
 च्यावन- -म् आ. १, ३, ८०.
 छन्दस्- -न्दः तां. १२, ४, ३; १०, २; -न्दःसु श. ४, ३, २, ५.

जगती- -म् ष. २, २.
 √जन्, जायते श. ३, ९, ४, २३; जायन्ते ष. ५, ६; जायै जै. २, १२; जाय-थाः । तां. २१, ९, १६.
 अजनयत् श. २, ५, १, ६.
 जन- -नः तै. १, ४, ८, १.
 जन्व- -म् ष. १, ७.
 जात- -म् तां. ६, ९, ४.
 जुर्मुरण (√जृम्भ्)- -णः श. ६, ३, ३, २०.
 जुर्हृषण (√हृष्)- -णः श. ३, ६, ३, १२; ४, ४, १३; तै. २, ४, ६, १२; तैआ. ६, १, ४.
 √जि, जयाथ तां. १४, ३, १३।
 जिघांसत्(√हृन्)- -सते जैउ. ४, १, १, ७.
 जीवने(√जीव्) श. २, ३, ४, ३७; तैआ. ६, ५, १.
 जुहुरण(√हृव्)- -म् श. ३, ६, ३, ११; ४, ३, ४, १२; १४, ८, ३, १; तै. २, ८, २, ३; तैआ. १, ८, ८.
 जुह्वन्(√हु)- -ह्वत् ऐ. ३, ३, ६; श. २, ३, १, ११; १२, २, १४; ४, १८; २०; ३, २, २, १२; १२, ३, ५, २; ४, ३, १०; ५, १, १; १३; २, १; १३, ३, ५, २; १४, ४, ३, ६; का. १, ३, १, ६; ४, १, १४; तै. ३, ९, १५, १; तां. ६, ७, ८; -ह्वत् शं. २, ८; ७, ३; श. २, ३, १, ७; ५, १, १, १; २; ११, १, ८, १; २; ५, ३, ८-१२; ७, १, १; २; १२, ४, १, २; का. १, २,

४, १३; ३, १, ३; तै. १, ५, १, २; २, ४, ४, ९; -ह्वत् शं. ७, ४; जै. ४; -ह्वत्सु ऐ. ५, ३०; -ह्वन्तम् मं. २, ४, ६.
 र्जुह्वान- -नः ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, १.
 जोहुवत्- -वत् तै. ३, ६, १२, १.
 र्जुह्वान(√ह्वि)- -नाः तै. २, ४, ६, १; ८, २, ८.
 √ज्या, अज्यासिष्टाम् तां. २१, १, १.
 ज्येष्ठ-ब्राह्मण- -म् जैउ. ४, ११, २, ५.
 ज्योतिस्- -तिः श. ३, ७, १, ३२; ६, ५, १, ७; ९, २, ३, २६; जै. १२३.
 तद्- -तेषुऽतेषु तैआ. १, २, २.
 तत्-प्रतिम- -मान् ऐ. ६, १८.
 तत्-स्थान- -नानि ऐ. ६, ५.
 तद्-देवत्यं- -म् श. ७, २, १, ११.
 नप्ताय(न→)नी- -नी श. ३, ५, १, २७.
 तमस्- -मः तां. ९, १, १.
 तवस्तर(स्विन्+तरप्)- -म् तां. ९, २, २०.
 तस्तभान्(√स्तम्भ्)- -नः तै. २, ७, ६, ३.
 तस्थिवस्- -स्थुपः तै. ३, ९, ४, १; २; जै. २८.
 तिरश्चीन-राजिन्- -जी शंआ. १२, ६.
 तिष्ठत्(√स्था)- -ष्ठत् तै. १, १, ३, ६; जै. १६०; -ष्ठतः ऐ. १, १४; ७, १५; श. ५, ३, ५, १४; -ष्ठने ऐआ. ५, ३, ३; श. ६, ६, ३, ८; ११, ५, ४, १४; -ष्ठन् जै. ५०.
 तिष्ठन्ती- -न्तीः जै. ८८.

† 'गौः' इति मुपा. चिन्त्यः तु. आ. । ‡=Bw. प्रष्ट. तु 'घर्मशिरस्-' इति समस्तमेवाहुस्तच्चिन्त्यं स्वर-दोषात् । § 'ध-' इति मुपा. अशुद्धः । तु. य. ८, १९ । § 'परिघंस-' इति मुपा. । 'घसो दिनं तस्य परितः' इति ना. व्याचख्यौ । तथा सत्यस्यैकपद्यम् । तच्च स्वरविरोधात् संहिता (क्र. ७, ६९, ४) -विरोधाच्च सर्वथाऽतमेव । अथापि यदैकपद्यं तदा 'प-' 'रि-' इत्यत्रोभयत्रापि मुद्रणशैल्यनुसारमनुदात्तद्योतकचिन्हमावश्यकम्, नो चेत् 'रि-' अत्र तदपरिहार्यमिति । " 'च रथाय' इति भाष्यकृतोः पदविभागदिचिन्त्यः । तु. क्र. १, ३६, १४ । || 'जहन्ते' इति मुपा. अष्ट. । तु. ना. । ∅ ना. 'अनाद्यं तं जन-' मित्यनुजिगमयिषुः ? । 'अनाद्येत्वस्य क्लीवतया तथायोगानुप-पत्तिः द्र. ।] 'जयाथ' इति मुपा. अशुद्धः । † 'तिरश्ची । न । राजा' इति आन. मुपा. पदत्रयात्मको अष्ट. । तु. मं. २, १३, २१ ।

तुण्डवान(√स्तु)- -नः तां २,६,२;
१२,२;१५,२;३,२,२;५,२;८,५,
१०;८,२३;९,८; ९,१,९;११,३,
५;९;५,९; २२; २५;८,१०-१२;
१४;९,६;१०,१३;२२;२३: १२,
३,१३;२३:५, १६;६,१०;१२;९,
२२;१०,२३; ११,१२; २२:२४;
१२,६;१०; १३,३,१०; १५;१७;
२४;५,१२;१३; २०; २३;६,१०;
९,१९;२३;११,१०;२२; १४, ४,
५;५,२३;२५; ९,१२; १६; २९;
३४;१०, ५; ११, १२; १७;२०;
२८;३३; ३७; १२,७; १४,२,३;
३,७;१०; १३:२१;२३;२५;३२;
३५;५,११; २०; २६;३०; ८,२;
१६,७,७; जै. २०;४७;५३;५७;
१९०;-नम् तां. १३, ११, १३;
जै. १६६^६; -नाः तां. ५, ७, ९;
जै. ७२.

तुण्डवुस- -वांसः तैआ. १, १, १;
२१,३; -वांसम् जै. १८६.

तुस्तूर्धमाण(√स्तृ)- -णः शां ४, ७;
का. १, २, २, ९; -णस्य शां
४, ७; -णौ शांआ. ४,१३.

तृच- -चः श. ६,५, १,३; ७,५, १,
४;१३,५,१,९; -चम् ऐ. ६,७.

तृच-शस्(ः) श. १३,५,१,८.

तृपत्- -पत् ऐ. ४,३१.

√तृत्तरसि तैआ. १०,१,१६.

त्रि- त्रीणि ऐआ. १,२,२.

त्रयु- -याः श. १,५,१,१७.

त्रयी-त्रिदु- -दाः† तै. १,२,१,२६.

?त्रयोदशमास- -साः† जैउ. १,२,
३,६.

त्रिःश(स्त→)स्ता- -स्ता श. १३,
५,१,९.

त्रिःसप्त- -प्तानि शां. ११,६.

त्रिलक्ष(ण→)णा- -णाः शां.१७,९.

त्रिण्डुम्- -भम् प. २,२.

त्रेधा-विहित- -तः ऐ. २,२९; शां.
१३, ९; १९,३; -तम् ऐआ २,
३,४; तै. १,२,६,३.

त्रैश्वङ्ग(←त्रि-श्वङ्ग)- -म् सं.१,१,४.

त्र्यङ्गुल- -म् श. ३, ३, २, ४; ७,
१,२५; १४,१,२,१७.

त्र्यावृत्- -वृत् शां. २४,१.

त्वङ्-मांस- -सा(=सात्) तैआ. १,
२३,३.

त्वत्तन(←युष्मद्+तनप्)- -नात् तां.
१४,६,८.

त्वत्-पुरोहित- -ताः तां. १५, ५,
२४; गो. २,२,१३.

त्वत्-पूर्व- -र्वः जै. १२४.

त्वत्-प्रसूत- -तः श. ४, १,४,४;१,
१,१,४;१५;१६^२.

त्वद्-देवत्य- -म् श. ८,४,१,७; ७,
३,१६.

त्व(=त्सु)-न्मुख- -खाः, -खानाम्
श. ७,१,२,४.

त्वा-दात- -म् तां. १४,६,४.

त्वा-वत्- -वतः ऐआ. ५, २,५; शां.
१७,१; सा. २, १,५; -वान् तै.
२,६,९,१; तां. ९,२,२२.

त्वा-वसु- -सुम् ऐ ६, २१; -सो
तां. २१,९,१६.

त्वो(=त्वाऽऊ)-त- -तः तै. ३, ६,
१०,४.

त्वण्ट- -ण मं. १,४,६.

त्वाण्ट- -म् श. ६, २,१,५; मं. १,
१,४.

त्विपि- -प्यै मं. १,७,४.

त्वेष- -म् श. ३,४,४,२४;२५.

त्वेष-नृगण- -गणः ऐआ.१,३,४^२.

त्वै(←तुऽवै) शांआ. ४,९.

दत्त- -त्तम् तां. १६, ६, ११; तैआ.
६,१,१; -त्ते तां. २४,१८,८.

√दद्,ददन्ति श. १४, ८, ४, १;
अददत् सं१,१,७^२; ददत् तै.२,५,
३,३.

ददत्- -दत् तै. २,८,९,८.

√दध्,दधन्ति तै. २,८,५,७.

दधत्(√धा)- -धत् शां. १४, १;
२२,४; श. ७,३,१,३३;९,५,१,
३५^३; तै. १, २,१,२०; २,४,१,
११;३,६; ५,१,२; ६,८,४; १७,
१;२^३; ३;४; ५^३;६;७^३: २०,१^३-
४^३;५^३;७,१३,४; ८,७,४; ३,६,
४,१; ७,१३,४; तैआ. ६, १,४;
तां. ४, ३,८;१५,५,१६; -धतः
ऐ. ४, २२; जै. १७०; प. २,
१;२.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

दधती- -ती तै. २,५,३,३.

दधान,ना- -नः तै.२,८,६,१^३;तां.
६,१०,११;-ना तै. २, ६,४, ६;
८,३;८,७,७; तैआ. ४,७,५; गो.
२,४,१७; -नाः ऐआ. १, ३,३;
६; श. १२, ८,१, २; तै. २,४,
६,१;६,३,१; १३,३;३; ३,१,३;
१; तैआ. १,२३,८; ६,१०, २^३;
-ने तै. ३,६,३,३.

†'त्रयिविद्वाः' इति आन. मुपा. अशुद्धः । 'त्रिविद्वाः' इति मैसू. गद्र. । मुपा. ? । एकादशप्रभृति व्योमान्तां तां त्रयो-
दशव्यूहां संख्यामादाय लोका औत्तरोत्तर्येण श्रिताः सन्तो 'त्रयोदश-धामानः' इति वा 'त्रयोदशवामाः' इति वा -या-
-साः, इति वा श्राविताः स्युः । 'स्व्यु-' इति मुपा. स्वरः प्रामादिकः तु. क्र. ७, १९, ४ । 'अत्रि-' इत्यत्र प. एव टि ६ ।

दधूर्षन्(√धूर्ष्)- -र्षन्, -र्षन्तः श. १,४,१,४०.	४,२; १४,५,२६; १९,३,५. द्विगंदन- -नात् ऐआ. ५,३,३. द्वी(द्विऽइ-)-ड- -म् तां. १०,१२,६. द्वय(-द्विऽअ-)-क्षर-णि(←नि) धन- -म् तां. १५,११,३. द्व्यूष्नी(←द्विऽऊधस्)†- -धनीःतां. १५,१०,११. द्विष- द्विषः तै. ३,७,११,४. धर्त्रे- -म् का. २,१,४,९. √धा,दधाति श. ४,३,२,५; धीमहे ऐआ. ५, २, २; धाः ऐ. २, २; ६, १८; १९ ; श. ३, ६,१,१; ५,२,४, १६; अवाः ता. २४,१८,६; अधाम् श. ११, ५,३,६. दधत्, दधान- प. गद्र. धीयते तां. २३,१९,४. धीयमा(न→)ना- -ना शां. २४, ८; -नाः शां. २१,६. √धिन्, धिनुयात् श. १,६,४,५. धृत- -तः तां. २१,४,११. धृति- -त्या गो. १,२,१५. दन् श. ९,४,२,१९-२३; २५. नमसः(ः) वं. ३. नव-म- -म् शां. ५,५; ८. नव-रात्र- -त्रेण तां. २२,१२,१. √नवि, नवयन्ति ष. ३,८. नस्थिवस्- -स्थुवः जै. २८. नानाऽ ऐआ. ५,१,४. गद्र. नामन्(√नम् वा √म्ना)- -म तां. १,१,४; २५,१८,५; गो. १,२,२१. नि√धा, न्यधत्त तै. १,५,९,१. नि√मज्ज्(←स्ज्), निमज्जति ष. ४,७. नियुत्(√यु)- -द्भिः श. ४,४, १.	१७. निर-आ/हन्, निराधन् तां. ९,१,१. निर्मि(त→)ता- -म् तै. २,८,८,४. निर/मुच, निर्मुच्यन्ते तां. १७,१,९. निर/वप्, निरवपन् श. ९, ५, १, १९-२१. निरूप्यन्ते श. ९,४,३,१५; ५,१, ४०. नि-वृचन- -म् इव श. २,४,४,४; का. १,३,४,२. नि-विद्- -दम् ऐ. ६,३३; ३५. नि/श्लिष्, निश्लिष्येत् का. १, ५, १, १३. नि-पत्त(√सद्)- -त्तः श. ९,४,४,५. निस/सिध्, निः...लेध तै. ३,२,७,१. √नी, अनयन् श. ५,३,४,३. नृत्त- -म् श. ३,२,४,६. नुषद्-वर- -रः ऐ. ७,१५. नृ-प्रणेत्र- -म् तै. ३,६,२,१५. नैदीयःसंक्रम, मा- -मया तां. ३, ४, २; १३, २; -मा तां. ३, ४, १; १३, १; -मात् तां. ३, ४, २; १३, २. नौधस-कालेय- -ये जै. २७. न्यूच्छ्(नि/कृच्छ्), न्यूच्छेत् गो. १, १,३. न्याव्(←नुऽवाव) का. १, ४,२, ५; ३,२; जै. १, ३, २,८. न्यै(←नुऽवै) ऐ. २,२२; शां. २,९. पचत्त- -त्ता तै. ३,६,१५,१. पञ्च-दश- -शाः तां. २२,१५,१. पञ्चधा-विहित- -तः गो. २,६,८; -तम् तै. १,५,९,८.
---	---	---

॥ मंस्. अनुसारी पा. । कालि. पा. तु ? 'दुरुष्यह' इति । भा. 'दुरुष्वहा' (=दुरुसहः) इति पठति । कालि. अनुसारी सा. आख्याततया व्याचष्टे । एवं संदेहमुद्धले पंदऽत्र 'दुरयो दुर्देहः स्वामि हन्ति' इति योगः सूपपन्नः स्यात् । ऽमूलतस्तु 'दुहाम्' इति पा. तु. =क्र. ४, ५७, ७ । † 'दवा' इति य. १०, ८; Mtw. तु 'वन्' प्राति. आह । ताच्चन्त्यम् । तु. Egg. । ‡ सा. तु 'व्यूष्नीः (गद्र.) =विवृद्धोदस्काः' इत्याह । तदशुद्धमिति C. तु. जै. । ॥ 'वर्चस्' इति पूर्वपदेन समस्तमिति भा. मा. इत्येतयोश्चिन्त्यं पपा. विरोधात् । तु. =क्र. ३, ८, ३ । ऽ 'नानापाणिभ्याम्' इत्येकं पदमाह Rn. । ताच्चिन्त्यम् । ॥ 'न्वय यम्' इति L. आन. मुपा. चिन्त्यः । ष Ee. सा. नावयन्ति । § 'रूप्र' इति नै. मं. ४, १३, २ ।

पति- -ति: तै. ३, ७, ११, ४; तैआ. १०, १, ९; प. ५, १; -तिना श. १, ८, १, १४; तै. ३, ७, ४, १; -तिम् तैआ. ७, ६, २; १०, १, ४; सा. २, ७, ६; -०ती श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १; तैआ. १, १०, २; -०न्ते श. १, ९, २, २८; ३, ३, ४, १४; ४, ४, ४, १३; १४, १, ४, ११; तै. २, ४, ४, ८; ३, ११, ४, १; तैआ. ४, ७, ६; ६, १, २; मं. २, ४, ९.
पत्नी- -ली श. १, ३, १, १२.
पद- -म् ऐ. १, २९.
पदास- -से आ. १, ५११.
प्रस्थान, ना(√प्रथ्)- -न: तै. २, ८, ७, ७; -नाम् तै. २, ७, १५, २; -नेभि: तै. २, ८, ४, ७.
पयस्या- -स्या श. ५, ५, १, ११.
परा तां. २, २, ३; गो. १, ३, २३.
परि तै. ३, ९, ४, १; २.
परि-मित- -ता श. ४, १, ३, १७; जैड. १, १३, १, १.
परि-सुर्षम् (णमुल्) श. ७, ४, १, ३२.
पर्जन्य-पुरोबलाका- -गद्र.
पशु- -शव: श. ४, ३, ५, १३; -शून् का. १, ६, २, ३.
पश्चि(म→)मी- -मायाम् ष ४, ४.
पष्टौही- -ही: श. ४, ६, १, १३.
√रपा, पाति श. ९, २, ३, १८.
पाङ्क्त- -ङ्क्ते ष. ४, ४.
पाजस्- -ज: शां. ८, ४.
पात्र- -म् तां. ६, ५, ३; ७.
पादावनेज्य- -म् तां. ६, १, ११.
पार्यत्- -यन्ता ऐ. ६, १५; तै. २, ८, ७, ९.
पारयिष्णु-तम- -मौ ऐ. २, ३६.

पावक-शोचि- -०चे तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २.
पितृ- -तृन् तै. २, ३, ८, २; -त्रे ऐआ. ३, २, ४.
पितृ-स्व- -म् प. ४, १.
पिप्रत्(√पृ)- -प्रन: तै. ३, ७, १४, ३.
√पीय्, पीयति श. ६, ८, २, ९.
पु॥ ऐआ. ५, १, ६.
पुनरभ्यावारम्(णमुल्) गो. २, ३, १.
पुनस्सम्भूति- -ति: जैड. ३, ५, ८, १७.
पुरस्तात्-स्तोभ- -म् तां. १०, ९, १.
पुरोडग्नि- -ग्नि: श. ९, २, ३, २५.
पुरुष- -प: तैआ. ३, १२, २; -षेषु तै. २, ७, ७, ११.
√पू, अपुनात् तैआ. ६, ३, ३.
पू- -पवा तां. १३, ११, ७.
पूत- -न: गो. १, ४, ६.
पू(←पु)रूप- -प: तैआ. ३, १२, १; २; -षा: मं. १, ३, १३.
√पृच्, पिपृग्धि श. १२, ७, ३, १२; तै. २, ६, १, ३.
पृथक्-सलिल- -म् जैड. १, २, ३, १.
पृषदंश- -फ़.
पृष्ट- -ष्टानि ऐ. ४, २८.
पृष्ट-तस (:) इव ऐ. १, ३०.
पौष(√पुष्)- -प: श. २, ३, ४, २५; ३, १, १, १२; ४, १, १३; ५, २, १२; ६, १, १७; ३, १९; ४, ६, ९, ९; का. १, ४, १, १८; १९; -षम् ऐ. ५, २२; श. २, ३, ४, २५; ६, ५, २, ३-६; १४, १, ३, २२; का. १, ४, १, १९; तै. २, ६, ३, ५; ८, १, ४; ५; ३, ७, ५, १३; १०, ८, १; १२, ५, ३; -पस्य श. ४, २, १, २२; -पाय श. ७, ४, १, २; तै. ३, ७, १, ९; ७,

११; तैआ. ३, ११, १२; १३; मं. १, २, ११; ७, ४; -येण श. २, ३, ४, २४; ३, १, १, १२; ३, १, ९; ६, ३, १९; ४, २, १, १६; १७; का. १, ४, १, १८; तै. २, ७, १७, १; ३, ७, ४, १५; तैआ. ४, ११, ५; ८; ९, ९, ११; मं. २, २, १८.
प्र तै. ३, ६, ५, १; तैआ. ३, १५, २; सा. ३, ६, २.
प्र-वास्य- -स्यान् तै. १, ६, ५, ३.
प्र-व्यायुं शांआ. ४, ३; ४.
प्र√चित्, प्र...चेति तै. ३, ५, ७, ३.
प्र√जन्, प्रजायन्ते श ७, ४, २, ३१; तै. १, १, ४, ७; प. १, ३; प्रजनिष्यन्ते तां. १५, ५, २४.
प्र-जा- -जया तै. ३, ३, १०, २; -जा:, -जानाम् प. १, ३.
प्रजा-वत्- -वान् जैड. १, १४, २, ११.
प्र-जाति- -त्यै प. १, ३.
प्र√ज्ञा, प्राज्ञासिष्व शांआ. ५, ७.
प्र-जानन्- -नन् मं. २, ३, १७.
प्रति√तप्, प्रत्यताप्सी: गो. १, ३, ११.
प्रति√यत्, प्रतियतस्व श. ९, २, ३, ३.
प्रति-वचन- -म् गो. २, ३, २०.
प्रति√स्था, प्रत्यतीष्टपन् श. ८, ७, २, ६.
प्रति-हित, ता- -त: तै. १, ७, ९, २; -ताभि: शां. ६, १; -ताभ्याम् जै. १३४.
प्रतिहितायिन्- -यी श. ९, १, १, ६.
प्रत्यवरोहि(न्→)णी- -णी तां. ३, ६, १.
प्र√मृज्, प्रमृणजानि गो. २, १, २४.
प्र√मेथ्, प्रमेथु: श. ११, ५, १, २; ३.
प्र√यम्, प्र...यच्छ तै. ३, १०, ४, ३.
प्र√युज्, प्रायुङ्क्त तै. १, ८, १, १.
प्र√रुध्, प्ररुधतु: जै. २०४.

† यत् सा. पृथक् पदे कृत्वा वलाकशब्दं मेघपर्यायतयाह यच्च Ee. तदनुमेने तथिन्त्यम् । ‡ 'पारयन्ताम्' इति आन. मुपा. चिन्त्य: तु. =क्र. ७, ६९, ७. ॥ 'पुरुष-' इत्यस्य प्रथममक्षररूपम् । § 'पूरुषे' इति आन. मुपा. ? । † जै. मुपा. । तां. तु 'वृषदंश-' इति स गद्र. । C. टि. द्र. । § 'प्रजिघाय' इति मुपा. ? । 'प्रजिघाय' इति कौपीतक्युपनि. पा. ? । † 'प्रति च न समवदत' इति G. सम्मत: पा. उपेक्षणीय एव ।

प्र-वसत्- -सन् का. १,४,२,१०.
 प्र√वह्, प्रवहन्ताम् ष. ३,१.
 प्र√विश्, प्राविशत् श. १०, १,३,३.
 प्र-विष्ट- -ष्टान् तां. ९,१,१.
 प्र√वृज्, प्रवृज्यते शां. ८,७.
 प्र√वृश्च्, प्रवृश्चिति तै. ३, २,१०,१.
 प्र-सव- -वाय का. १,३,१,२६;२७.
 प्र√सृ, प्र...ससे ऐ. ५,१६.
 प्र√सृज्, प्र...सृक्षत तां. १३,७,५
 प्रागहि- -हिः शां. २६,४.
 प्राञ्ज(←प्रञ्ज)- -ञ्जः श. १४, ७, २,
 १०; -ञ्जेन श. १४,७,१,४२.
 प्राप्(प्र√आप्), प्राप्त्वानि ष. ४,३.
 प्राच्(प्र√अच्)प्र...अर्चत तै. २,५,
 ८,१.
 प्राव(प्र√अव्)- -वः तां. १, ९, ७;
 गो. २,२,१३.
 प्रावार(प्रडअव√क्), प्र...अवारत
 तै. २,४,४,४†.
 प्राश्(प्र√अश्), प्राश्नीयात् गो. १,
 ३,२३.
 √प्री, अप्रीपीत् श. १,९,१,३.
 प्रे(प्र√इ), प्रेहि श. ३,८,२,३; प्र
 इयात् तै. २,३,९,९.
 फेण्व- -ण्वस्य जैआ. १,१३४†.
 वत श. ४,५,१,९.
 वधिर- -रः गो. १,४,२०.
 वभ्रु- -भ्रुः तां. १५,३,१३.
 वाभ्रव- -म् तां. १५,३,१२; जैआ.
 १,२६८.
 वर्स- -सौं शां. ३,२; गो. २,३, ११.
 वल- -लम् जै. २०४; -लस्य जै.
 १५६.
 वल-भृत्- -भृत् सं. २,४,६.
 वलि- -लिः गो. १,५,२३.
 वहिस्(ः)सा. १,६,१.
 वहिष्पवमान- -म् जै. १२;९०.
 वहिष्पवमानी- -न्यः जै. ९०.
 वहु-देय- -म् गो. २,३,१७.

वाहँत(←वृहत् - -म् तां. १५,५,२.
 वाहँस्पत्य(←वृहस्पति)- -म् तां.
 २१,१४,१६.
 वाहीक्- -काः श. १,७,३,८.
 विल्व- -ल्वानाम् सा. ३,१,१२.
 वैल्व- -ल्वः तां. २१,४,१३; -ल्वम्
 सा. २,२,२; -लवाः श. १,३,३,
 २०.
 विस- -सानि शांआ. ११,४.
 बृहत्सामन्- -मा तां. २५,१०,७.
 वेकुरा- -रा तां. १,७,६.
 ब्राह्मण- -म्डव ऐआ. ३, २,६.
 ब्राह्मणी- -ण्या जैउ. ३,१,४,५;९.
 √वृ, वृवाणि ऐ. ३,४९; का. १,२,३,
 १९; तां. ११,११,१.
 √भक्ष्, भक्षयामि शां. ४,४.
 भक्ष- -क्षः ऐ. ३,२९.
 √भस्, वप्सति श. ६,२,१,५.
 भाःसत्य- -त्यः श. १४,८,८,१.
 भा-वत्(मतुप्)- -वान् जैउ. १,१४,
 २,११.
 भिञ्ज- -ञ्जात् ष. १,५.
 √भी, विभ्यति श. ६,४,४,१६.
 भुरिज्- -रिजंः दै. ३,२१७.
 √भू, भवासि तैआ. २, ६, २; भुवः
 शां. १२,७.
 भावयति ऐआ. २,५,१†.
 भुवस(ः) जै. १८२.
 भृत्- -तम् ऐ. ६,२७; श. ७,१,१,
 ४१; जै ९३; जैउ. ३,२,३,१०;
 ५,४†;५: ६;८; गो. २,६,८; -ते
 जै. १६१;१६४†; १६९; गो. २,
 १,२३;२,२४.
 भृत्वा श. ८,२,२,७;८†;९; ३,२,५;
 भूर(ः) जै. १८२; जैउ. ४, १२,
 २,४.
 √भ्रंश्, भ्रंशात् तै. २,४,२,८.
 भ्रज- -जः श. ८,५,३,४†.
 मट्टिवय- -म् § जै. १८३.

मत्य- -त्येन गो. २,३,११§.
 मथित(√मथ्)- -तम् श. ५, ३,२,
 ६; जै. १८४: -तात्डव जैउ.
 १,१५,२,७; -तेन सा. ३,४,११.
 मथित-वत्- -वन्तम् शां. ८, १.
 मथितोस(ः) ऐ. १,१०.
 मथित्वा श. २,१,४,८†;३,७,३,
 ३-५;३†; ४,६,८,३; ५;८; १३;
 १५; ६,६,४,१३; ११,५,३,११;
 १२; १२, ४,४,१; का. १, १,४,
 ७†;५,१,१६.
 मथ्यमान- -नः ऐ. ८,२८; तै. ३,
 ७,३,१; ष. ४, १; -नाथ ऐ. १,
 १६†; शां. ८, १; श. ३, ४, १,
 २२;२३; का. १, ५,१,१६; -ने
 ऐ. १,१६.
 √मद्, मदेम तै. ३, ६,१३,१; मदे-
 महि तां. ९,१०,१.
 मुदत्- -दन्तः श. ६,६,३,८†.
 मुधु- -ध्वः श. ४,२,१,३३.
 मधुक- -म् सा. २,७,१३||.
 मधु-पर्क- -म् जैउ. १,१८,४,२;३.
 मधिघ्नी- -घ्नी जै. २१२.
 मध्य- -म् तां. २१,१५,३.
 मध्ये-पृष्य- -पृष्यम् तां. २५,१,२;
 -ष्टयेन तां. २५,१,३.
 √मन्, मन्येत शां. ९, ४; अमन्महि
 श. ४,५,६,४.
 मनस्- -नःडव तै. २, २, ६, २.
 मनु- -नौ तै. २,४,८,७.
 √मन्द(←√मद्), मन्दिपीमहि श.
 ३,२,२,२२.
 म(न्-तऽमा)-न्मात्र- -म् गो. १,१,१.
 मरुन्त्य(न्-तऽन्य-)-ङ्- -ङ्गः शां. २२,
 १;२३,६.
 √मह्, महय ऐ. ५,१६; शां. २६,९.
 मांस- -सानि गो. १,५,५.
 मांस्पृष्ट- -ष्टः श. १४,७,३,११.
 माण्डव- -वे आ. १,४०.

† = ऋ. १,३९,५, 'प्र' 'आरत' इति पाठः । † पैलस्य ? आ. पा. । † 'भू' इति मुपा. † । § -म्
 √रु इति योगः C. । तु. 'मह्यम्' तां. । § 'मन्त्रेण' कालि. मुपा. चिन्त्यः । || 'वधुकम्' इति मुपा. तु. सा. ।

√मान्,अमीमांसन्त तां. १२, १०, १५.
 माया-याभिः जै. १, १४, ३, ४.^१
 मार्ताण्ड-म् तां. २४, १२, ६५.
 मास-सान् गो. १, ४, १८.
 √मुह्,असुहाम श. ११, ५, ५, ७.
 √मृत्] = √म्रित् मद्र.
 मृध्-मृधः तै. ३, ७, ११, ४.^२
 यजतु-म् तै. १, १०, १६.
 यज्-जः श. १, ७, ३, २२.
 यत्(√इ)-यतः श. ६, ३, १, १५.
 यताम् जै. १७७; यन्तः ऐ. ५,
 १४.^३; श. ९, २, ३, २७; तै. १, १,
 २७, ५.
 यथा(-थाऽआ-)गीत-म् जै. १, १७,
 ३, १४.
 यथा(-थाऽआ-)दिष्ट-म् श. १, ३,
 १, २१.
 यथा-शरीर-म् तै. १, २, १, ९.
 यथे(-थाऽइ-)ष्टि-पठ्या श. ५, २,
 ३, ६; ४, ५, १६; ११, १, ३, १.
 यम-मः गो. १, २, ९.
 यवाचित-म् तां. १८, ९, १७.
 यविष्ट-ष्टः ऐ. ५, १३.
 यावत्-वत्-वत् श. ४, ४, ५, १३.
 यिरा जै. ६२.^३
 यु-यू श. ३, ७, ४, १०.
 युक्त(√युज्)-म् प. १, २.
 युक्ति-क्त्यै तै. ३, २, १०, २.
 युग्मत्-मन्तः तां. २१, ६, ४, ९, ५.
 यूप-पः श. ३, ६, ४, १.
 रक्षस्-क्षसाम् प. १, २.
 रथी-थ्यै तै. २, ८, ५, ३; तां. १३, २, ३.
 रन्ता-न्तायै जै. ७९.
 रविष्ट-ष्टाः दै. १, १६.^३
 रश्मि-श्मयः श. ४, ५, ४, ११.
 राहस्-म् सा. १, ४, १४.

√रिच्,अरिक्षि श. ३, ९, १, २.
 रूप-समृद्ध-म् शां. २०, २.
 रोम-समर||-रभ्यः गो. मद्र.
 र्थै ए. ८, ११.
 वक्षथ(√वह्)-थः शां. २१, ३.
 वक्त्रा(-ङ्गऽअ-)वगध-धाः ऐ. २,
 १, १.
 √वच्, वक्त्रारौ जै. १८६.^३
 √वद्,अवादीः प. २, ३.
 विवदिषेत् का. २, १, १, ४; जै.
 १७०.
 √वन्,वावान(=ववान) ऐ. ३, २२.^३
 ४, २९; ३१; ५, १; ४; ७; १२; १६;
 १८; २०; ८, २; ऐ. ५, २, २.
 √वन्द्,वन्दिपीमहि का. १, ६, १, २५.
 वयत्(√वे)-यन्तः तै. १, ५, १, १.
 वयि(त्-→)त्री-भ्यः तां. १, ८, ९
 वयस्-यांसि श. ६, १, २, २.
 वरीवर्त्यमान(√वृत्)-नः श. १४,
 १, ४, १०.
 वर्तमान-नः ऐ. ५, ३३.^३; श. १,
 ६, ३, ९; जै. ३, ४, २, ४; ७; गो.
 १, ३, २, ३; -नन ऐ. ४, १५.
 व्रीवृजत्(√वृज्)-जत् तै. २, ४, ३,
 ६; ७, १३, ४.
 वर्जनीय-याः प. ४, ४.
 व्रीवृत्(√वृ-वृ-वृतः तै. २, १९,
 १.
 वरूत्(√वृ-वृ-वृत्ता शां. १, २.
 वर्तव्य-व्यः तां. ६, ७, १३.
 वृथ-थै तै. ३, ९, २१, १.
 वर्धमान,ना(√वृध्)-नः ऐ. २, २;
 श. ६, ४, १, ८.^३; ७, ४, १, ९.^३; तै.
 ३, ६, १, ३; ७, ११, ५; तै. ४, ४,
 ५, ६; ४, २, ५; प. ५, १; -नम् श.
 २, ३, ४, २९; ६, १, ३, २०; का.

१, ४, १, २२; तै. १, १, ९, ७; -ना श.
 ११, ५, ७, १; -नाः तै. २, ६, ८, ३.
 वर्धयन्-यन् तै. २, ६, ११, ३; ८, ३.
 ७; ८; ८, ११; तां. १३, ४, १७;
 -यन्तः तै. २, ८, ८, ९; ३, १, २, १;
 ३, १; १२, ३, ४; -यन्ता तै. २, ५,
 ४, ६.
 वर्धयन्ती-न्ती तै. ३, १, १, २;
 ४; २, ४; ७, १३, ३.
 वर्धयमान-नः श. ५, २, २, ७.
 वर्धयित्वा श. २, २, १, १२; का. १,
 २, १, ९; तां. १३, ४, १७.
 वर्पत्(√वृप्)-र्पतः गो. १, ५, ५;
 -र्पति तै. १, २, ६, ६; २, १, ४, १;
 गो. १, ३, १९; -र्पन् तै. २, ८, ८, ३;
 -र्पन्तम् श. ३, १, ३, १४; १५;
 १२, ३, ३, ६.
 वर्पन्ती-न्तीः जै. ८८.
 वर्पय(त्-→)न्ती-न्त्यै तै. ३, १, ४, १.
 √वस्,वसति प. ५, ८; वसत तै.
 २, ४, ५, ४.
 वृतीयस्-यान् शां. ६, ९.^३
 √वह्,वहसे श. ४, ४, १, १५; तै. १,
 ११, ८.
 वहस्-हः का. १, २, ३, २३; २, १,
 २, ९.
 वाच्-वाग् तां. १२, ५, ११.
 वाचोयस्य-म् गो. १, ३, ३.
 वारयित्वा(√वृ-वृ-वृतः तै. १, १, ५, ७;
 तै. १, १, ८, ३.
 वार्य(√वृ-वृ-वृत्ता ऐ. २, १२; ५, २;
 ऐ. १, ५, ३; शां. १०, १; २१,
 २; ४; २२, २; शां. २, १८.
 वावृधान्(√वृध्)-नः ऐ. १, ३; ४.^३
 शां. २, १; तै. १, २, १, १२; २, ५,
 ८, ३; ६, ८, १; ८, ३, ८, ३, ७, १३,

§ 'मार्तण्डम्' इति मुपा. चिन्त्यः । तु. =क्र. १, ७२, ८ ।] C. का. भू. पृ. ४२ द्र. । § 'रजतम्'
 इति कालि. मुपा. चिन्त्यः तु. =क्र. ६, ५८, १ । † 'आदित्य-' इत्यत्र (प. -खण्डे) टि. द्र. । एवं किल G. पठति ।
 † 'रोमशमरेभ्यः (विवरेभ्यः)' इति G. भू. पृ. ३७ द्र. । M. प. 'शमर-' इति । † 'समर्थ-' इत्यस्यान्तितो भागः ।
 φ स्वररहितो मुपा. चिन्त्यः । तु. य. ३, २३ ।

२, १०, ८, १०; -नम् ऐ. ५, २०; श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४. वि तै. १, ६, ४, ३; तैआ. ४, १९, १. वि/कृष्, वि...अकृषथा: श. ११, ७, २, २. वि-जहत्(√१हा)-हत् तै. ३, १०, ९, ९; १०; १५; -हत: तै. १, ४, ६, ७; -हन् तै. ३, १०, ९, १५. विजिहासत्-सन् श. १०, ४, ४, १. वि/तन्, वि...अतन्वत् ऐ. १, २०. √रविद्, विद्वाञ्चकर श. १४, ८, १५, ११; विद्यात् तैआ. १, २, २; विद्या: प. १, ७. विद्ध, द्धा(√व्यध्)-द्ध: ऐ. ३, ३३; श. ५, २, २, २; ५, २९; का. १, १, २, ६; तां. ८, १, १२; -द्धस्य जै. २०७; -द्धा ऐ. ६, ३५; गो. २, ६, १४। विद्ध्वा तै. ३, ३, ११, ४. वि-भृज्-भृज: तां. १, २, १. वि/मद्, व्यमाद्यत् ऐ. २, २२. वि/वस्, व्युवासि मं २, २, १. वि/वृ, व्याव: शां. २५, २; शांआ. १, २; वि...भावः श. ७, ४, १, १४; तै. २, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०. वि-वृथ तैआ. १०, १, ४. √विश्, विविश्रे ऐआ. २, १, १. विश्-विश: जै. १३०. वि(श्→)श्वा-श्वा: तैआ. १, २, ४. विश्व-जित्-जित् तां. २३, १४, १. विप-पेगऽइव का. १, ३, २, २. वि/हन्, वि...जहि श. ४, ६, ४, ४.	वि-हृष्य-ष्य: शां. ४, ६, ४, ६. वीर्(वि/ईर्), वि...पेरयेथाम् जै. १४८. वीर्य-वत्-ता-तायै गो. २, ३, ९. वृष्टि-ष्टिभि: तै. २, ८, ५, ६५. वैना(←वैन)-म् शां. १६, ३. वैशाल्य-य: तां. २५, १५, ३. व्यं(विऽअं)सफ-सम् तै. २, ५, ४, ३, व्यरक(श→)शा-शा तैआ. ६, ४, १. व्यवग्राहम् (णमुल्) शां. ३, ३. व्यावृत्-तम् गो. २, २, ११५. व्युद्दि(विऽउद्, इ), व्युद्यन्ति का. १, १, २, १. √शंस, शंसिषम् तां. ८, ६, १२; तैआ. १, ७, ३. √शक्, शेकुमिव तैआ. १, ७, ३. √शम्, शमय तैआ. ६, ४, १. शीर्षण्य-ण्या: जैउ. २, २, ३, १०; -ण्यान् तै. २, ३, ६, ४. शुष्टि-ष्टि: तां. १३, ११, २२. श्रौष्ट-म् तां. १३, ११, २१. श्यत्य-स्या: तां. ७, १०, १३॥ √श्रम्, श्राम गो. १, ५, १०। √श्रु, श्रावय तैआ. ७, ८, १. श्व:स्तोत्रिय-य: गो. २, ५, १५; -यम् गो. २, ५, ११. √श्वाहृ, श्वाहृक्षत- गद्र. जै. १६४ टि. षप्-षट् शां. ५, ५, ९, २. षड्धा-विहित-त: तां. ७, ३, ४. संवर्त-तस्य, -तं जैआ. १, ३९३. संवृत्त-सोम-मयो: गो. २, २, १५.	संवेश्य शांआ. ४, १०. सं/सिच्, सुम्...सिञ्चन्तु तैआ. २, १८, १. संस्थान-विपर्यय-य: ऐआ. ५, २, १. सकृन्मद्वत्-त् शां. १५, ३. √सच्, असचन्त तां. १२, ३, १३. सजूरव्दीय-म् श. ९, २, १, १३. सं/चर्, सुञ्चराणि तै. १, ५, १२, ५. सत्(√१अस्)-सन्तम् जै. ११९. √सन्, सेत् श. ५, १, ४, ३; ६. सं/तन्, सुन्तन्वन्ति तै. १, २, ३, २; तां. ४, ७, ७. √सपर्य, असपर्यन् तै. २, ७, १२, २. ससन्-प्त गो. २, २, १७. सप्त-कृत्वस्(ः) जैउ. ३, ६, ६, ४. सप्त-ह-म् प. ३, ९. स-वर्हिस्-हि: गो. १, १, ३९। समवर्ज(व/कृज्), समवर्जन्ति का. १, ५, २, १५। समिध्-मिन् गो. १, १, ३९। समोप(त्→)न्ती-न्त्यौ श. १, ९, ३, २*. संप्रतिप्राण-ग: ऐआ. ३, २, २. सम्/मद्, सम्...मादयन्ते ऐ. ६, ११. सर्व-भूत-तेभ्य: तैआ. १०, ६७, २. सर्व-वी(र्य→)र्या-र्या श. ७, ४, २, ३९. ससवस्(√सन्)-वांस: श. ४, १, ४, १०-वान् श. ७, १, १, २२. ससुवा-म् जै. १२७। साचि-इव गद्र. ३. सामन्-म तै. २, ३, २, ३; प. ४, ३;
--	---	--

† विसर्गान्तः मुपा. ? । ‡ 'ह व्यावास' इत्यत्र 'हविः ? उवास' इति पदद्वयं विभजन् सामश्रमी वत्राम तु.
अ. ३, १०, १; द्र. १ । § आडागमः । ¶ 'व्यू' इति मुपा. तं तथा व्याचिख्यासू सा. भा. च चिन्त्यौ । वृ.
क्र. ७, ५६, १३ । φ 'व्युं' इति मुपा. स्वरदिचन्त्यः । § 'त्त', इति कालि. मुपा. चिन्त्यः । तु. मं. २, ५, ३ ।
|| 'शेत्याः' इति मुपा. ? । † 'शुश्रुवुः' इति कालि मुपा. ? । ‡ 'सर्वहिः' इति कालि. G. मुपा. चिन्त्यौ । † 'समवार्जन्ति'
इति श. मुपा. C. भृ. पृ. ३७ द्र. १ । ‡ 'संमिन्' इति G. मुपा. चिन्त्यः । * मुपा. खरानुरोधादिकपयं स्यात् । सा.
तु 'तिष्ठतः' इति व्यवहितक्रियायोगः । ओपन्ती-द्र. । ‡ 'सुसुवाम्' 'सुवाम्' इति पाठान्तरे । ‡ यत्तु
'सान्नी-कृत्वा' इति च्यन्तस्य योगं C. पद्यति तदशुद्धमिव । शब्दस्वरूप्यं प्रति भ्रान्तत्वात् । उदाहृत-
व्याहृत्तश्रुतौ (१०, १४२, २) शब्दान्तरत्वेन योगदर्शनादिति दिक् । विस्तरस्त्वन्यत्र ।

<p>—मा३घ. १,२. माम-ग- -गेभ्यः प. ४,३. साहृष्ट(√सहृ)- -हृळा शांआ १२,२ लु ऐ. ३,४९; ५,१६; ऐआ. १, ३,४; शां. २६,९; शा. ३,२, २, २२; ३, ६,६,२,५; तै. २,४, ३,१२; ५, ४; ५,८,१; तैआ. ४,५,५; २०, २; १०, १, १६; तां. ९, १०,१, ११,११,१.</p>	<p>√१सु,असूयत जै. १२८. सुवान- -नः तां. १३,११,१. सुप्त्रय(त→)न्तीऽ- -न्ती तै. ३,६,३,३. सै(मऽऐ-)-रावती- -म् गो. २, ६, ३. √स्त्र,स्त्रृ गर्भ प. ३,८; ९. स्थालीपाकशय- गद्रा. स्पश- स्पशः प. १,१. सै ऐ. ७,१३‡. √हन्,अजिघांसन् प. १, २.</p>	<p>हरन्(√हृ)- -रन् श. ६,७,२,३; १; -रन्ऽइव श. १३,२,९,३; -रन्तम् तैआ. ३,१; १. हरन्ती- -न्ती ऐ. ३, २५; श. ४,३,२,७; तां. ८,४,१. हरि-स्व- -म् तैआ. १,१२,३. हृत्तैव श. १२,४, ४, ६; ७. हृत्तैव्य- -म् का १,६,१,९. हार्य'- -म् श. २,६,१,१२.</p>
--	---	---

अंस- -सौ तै. १,६,४,३.
√अद्,अदन्ति प. १,७०.
अनुष्टुम्- -भम् प. २,२.
अर्थम्(√अर्थि णमुल्) तैआ. २,७,१
अव्य(←अवि)- -व्यः तां. १२,११,३.

अ-शतदक्षिण- -णेन श. ४,३,४,३.
आ√लम्, आलभन्ते श. १०,६,५,८.
इर- -पः जैल ४,९,१,१.
जगती- -रयाम् या. १,१,१३.
पंक्ति- -म् प २,२.

इति वैदिकपदानुक्रमकोषे द्वितीये विभागे

परिशिष्टं समाप्तम् ।



§ =क. १०,११०,६ । सु√एतः शतरि द्वित्वम् सा. भा. । Bw. प्रभृ वृ. √सुप्त्रय (←√१सु)
इति नाथा. † 'स्थालीपाकशय-' इति Bw. पा. । ‡ 'असं' इति मूलतः । हास्मा आरुघायेनमित्येव सतः पा.
अप्यः स्यात् । ० 'अत्ति' इति मुपा. चिन्त्यः ।

उत्तरार्धीया संशोधन-पत्रिका

‘—’ ‘...’ इत्येते पुरोवर्तिनी चिह्ने मूलात् पूरयितव्यस्यांशस्य सूचके द्र. ।

‘+’ इत्येतद् यदूर्ध्वं भवति तस्यास्मिन् कोपे स्वस्मात् स्थानाद् अपाकरणं द्र. ।

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
४४३	२	२४	→॥	॥→	४७३	टि.	१	‘त्रि-’...‘ष्टिन्	‘त्रि-’...‘ष्टिन्-
४४७	२	२	त्तिः	-त्तिः	४७४	१	१६	६;	+ +
”	”	३२	ऐच्चा. १, ४, २;	+ +	४७५	३	२६	त्र्य...ल, ला-	त्र्य...ला-
”	”	३३	शांच्चा. १, ४;	+ +	”	”	२६-३०	-लम्...१७;	+ +
”	”	३४-५	शां. २०, २-४; } २१, २-४; }	+ +	४७६	२	३०	तैच्चा. १, २३, ३;	+ +
”	३	२८	थी-	थी-	४७७	३	१६	(←तुडवै)	(←तुडवै)
४४८	३	६	१, २०;	+ +	४७८	टि.	२	दसं—	दसं—
४४९	टि.	१	धर्मतन्	धर्मतन्	४८२	टि.	३	√कन्द या.	√कन्द या.,
४५०	२	२	०,	१०,	४८३	१	३२	दमायन्तु	√दमाय, दमायन्तु
”	”	३३	-णम्	-विशम्	४८६	३	२५	२, ४, १, ७;	+ +
”	३	१	-स्य	-न्वस्य	४८८	२	२२	१८;	+ +
४५६	३	२२	-स्य	-सस्य	४८९	१	१	-ने	-मने
४५७	२	२१	१२, ६;	+ +	”	३	१४	दार्य्य	दार्य्य, भ्यां
४५९	२	२१	(√स्तृ)	(√स्तृ)	४९०	१	१६	दाश (←दश)- त(य→)यी-... }	दाशत (य→)यी (←दश-तय)- -भ्याम् }
”	टि.	२	सवन-मित्य	सवनामित्य	”	१	२१	दाश-राज्ञ	दाशराज्ञ (←दशराजन्)
४६३	१	३१	√वृ	√वृ	”	”	२३	दाश-रात्र-दाशरात्र (←दशरात्र)	
”	२	२८-९	तां. २४, १३, ५;	+ +	”	२	३४	दिव्-	दिव्→ष्टु
४६८	२	२६	-म्	-तम्	”	२	३३	१३०;	+ +
४६९	१	३८	जैउ. १, २, ३, ६;	+ +	४६३	२	२३	दु (-रुड्या) राधुपं, दुरा (-रुड्या)	
”	२	१-३	२त्रयोदशन्... }	त्रयोदशन् † ...-शभिः... }	४६८	१	२६	पा-	-धपं, पां-
			-शसु...-शभिः... }	-शसु... }	४६९	३	८	?दुहाम्	दुहाम्
४७०	१	२१	-गुण	-गु(ण→)णा-	”	”	३२-३	दुहा-...८, १.	+ +
”	२	११	८;	६;	”	”	२४	७, १६, १;	+ +
”	”	११-२	प. ३, ८; ६.	+ +	५००	२	२४	(-रुडग्रन्त)	+ +
४७१	१	१	(-त्रि)	(त्रि)	”	”	३१		+ +
४७३	२	३३	तां १८, १०, ६;	+ +	५०४	१	३७-८	१६, ३, १;	+ +
”	३	२४-५	त्रिष्टुम्...२.	+ +	”	”	३८	१५, ५, ३;	+ +

† तत्र ‘भाल्युपोत्तममिति (पा. ६, १, १=०) स्वरो द्र. । अत्रैव ४७७, १, १२ द्र.

पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्
५०४	१	४०	७, ४;	+ +	५४८	२	२५	-च्छेद	-च्छेद
५०५	१	४०	२३,	२३;	"	३	३६	-त्र	-त्रः
५०७	२	३७	२, ६;	६;	५५१	३	२	(√मन्,	(√नम्,
५०९	२	२४-५	ऐ. ५, १२;	+ +	५५४	२	१४	√कृत्	√शकृत्
५१०	३	२३	—०वी	—०वी	"	टि.	१	विमर्शणीयम्	विमर्शनीयम्
५१२	१	१७	६, २५;	+ +	५५६	१	६	१८ ^३ ;	१८ ^३ ;
"	३	३६	२०३;	२०३ ^२ ;	"	"	२५	१८;	१८ ^२ ;
५१३	टि.	१	कतिचित्स्थलेषु	कतिषुचिरस्थलेषु	"	३,	१४-५	निधत्तात्	निधत्तात्
"	"	२	अनवलोकमा-	अनवलोकमा-					
			ननैव	ननैव					
५१६	३	२३	(-खित्+टच्)	(-खित्+टच्)	५५८	३	२५	नियान	नि-यान
५१८	२	५	(-राज्)	(-राज्)	५६२	२	३०	३,	१३,
५१९	१	३७	३.	३.	टि.	३	Böt.	Bw.	
५२५	२	७	६, १;	+ +	५६५	३	१५	१, १६;	+ +
"	"	१३	-शभिः	-शभिः	५६७	३	१७	निष्पेष्टवै	निष्पेष्टवै
"	"	१८	-शभ्यः	-शभ्यः	५७०	२	३१	२, २.	+ +
"	"	२०	-शसु	-शसु	"	३	३२	७, १५;	+ +
"	३	३७-८	तैश्रा. ५, ११, ६.	+ +	५७१	२	६-७	तां...२ ^३ ;	+ +
५२६	३	३३	-गुण-	-गुण, णा-	५७३	३	२०	६;	६ ^२ ;
"	"	३५	-म्	-णम्	५७४	३	१३	पङ्क्ति-२.	+ +
५२८	२	१२-३	तां. १३, ...३, ५;	+ +	५७६	३	७	१५, १;	+ +
"	"	१५	३;	६;	५७७	१	२६	१६,	तां. १६,
"	३	१९	१०, ६, ६;	+ +	"	२	३८	६, ८.	+ +
५२९	२	१३	५, ३, ३;	+ +	५७८	२	११	(...ऽ ऋ-)	(...ऽ ऋच्)
"	३	११	१८.	१८. ^२	"	३	१७	-व्यायामे-	व्यायाम-
५३०	टि.	३	...स्तुभय...	...स्तुभय...	५८२	३	५	शन्ति	शन्ते
५३१	१	१४	(←द्वित)	(←द्विता)	५९६	३	१०	१३, २, ५, ७ ^२ .	१३, ५, २, ७ ^२ .
५३३	१	३३	द्वधाति	द्वधाति	५९७	३	३२	१०, ४, ४, ४;	१०, ५, ४, ४;
५३४	२	२८	३, १, ४, ११;	+ +	५९८	३	६; २१	-स्व...	-स्तु...
५३५	३	१३-४	तै. ३, १, ४, ११;	+ +	६०२	१	३	पर्यां... }	परि/शिप्,
५३६	१	८	दधीरन्...११;	+ +	"	२	३७	-शिपः }	पर्यशिपः
"	टि.	१	श्छान्दसो	श्छान्दसो	"	२	३७	पर्वत-	पर्वत-
५३७	१	९	धान्या-द्-	धान्याद्-	६०९	३	१८	पशु-वीर्यं-...८.	+ +
"	२	१४	३.	३. ^२ .	"	"	३९	पश्वा(पश्वा(
५३८	टि.	१-२	श्वः...वान...	श्व...वान्...	६१०	२	३४	पश्वाद्...	पश्वाद्...
५४१	२	३९	तां. २२, १८, ७.	+ +	६१३	२	२६	१७;	१७ ^३ ;
५४३	टि.	२	अप्यथ	अप्यर्थ	६१४	२	४	६, १, ११;	+ +
५४४	१	११	धन्	धन	६१७	३	३६-७	-०क् ...२;	+ +
५४८	१	१	-ये	-ते	६१९	२	३३	७, १, २२ ^३ ;	७, १, २२;
					६२१	टि.	३	'पिन्वत्यथ'	'पिन्वत्यथ'

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
६२३	१	४	तां. ४, ६, १०.	+ +	७१३	३	१५	तां. २५, १८, ४४; + +	+ +
६२६	३	५	गो. २, ३, १.	+ +	,,	टि. १, २	†... टि. ६.	+ +	+ +
,,	,,	१७	प. ३, १;	+ +	७१४	१	३	प्रैयङ्गव	प्रैयङ्गव
,,	,,	१६	६, २, ४;	६, १, ४;	,,	३	४	(प्रऽउप्	(प्रऽउप
६२७	३	६	(रम्√ह)	(र-म्√ह)	७१५	३	२२	फाल-...६.	+ +
,,	३	३५-६	६, २, ३, २५;	+ +	७१८	टि. १	'वसम्'	'वसौ'	+ +
६२६	टि. १.		अनुसारणी	अनुसारणी	७२४	३	१२	३, १, ४;	+ +
६३१	३	२२	पुरा-	पुरा-	,,	,,	३२-३	२१, ४, ४;	+ +
६४१	१	५; ७	-हः...-है	-हः...-है	,,	,,	३३	२५, १०, ७;	+ +
,,	,,	१४	पूर्वाहापराह- -हौ	पूर्वाहापराह- -हौ	७४०	२	३४	भरयदेकप्या	भरयदेकप्या
६४२	२	२	जैड. १, २, ३, १;	+ +	७४२	१	८	(-स्मऽअ-)	(-स्मन्ऽअ-)
६४४	२	११	-बुध्नी-	-बु(ध्नी)धा-	७४३	३	३५	-वान्...११.	+ +
६४५	२	३८	२५, १, ३;	+ +	७४४	१	२७	१४, ८, ८, १;	+ +
,,	३	७	ऐ. १, ३०;	+ +	७६२	३	३०	ते	तां
,,	,,	३१	२५, १, २;	२५,	७६३	१	१८	ए.	ऐ.
६४७	२	१४	(←पितु-	(←पूतु-	७६५	३	२०	उ ^२ ;	उ;
,,	,,	१५	२, १.	२०, १.	७६६	६	१३	मट्टी†-द्विगम्,	मट्टी-
६५७	१	१७	२२;	२२ ^२ ;	,,	२	१४	जैत्रां.	जैत्रा. आ.
६७४	२	७	-राय तां२४, १, १२; + +	+ +	,,	टि. २	८... एव	+ +	+ +
६७६	३	१	प्रतिचीन	-प्रतीचीन-	७६७	१	३६	मादयन्ते ऐ. ६, ११; + +	+ +
६७८	२	१२	√चरण)	√चरणय)	७६८	१	१२	३, ४ ^३ ;	३, ४ ^३ ;
६८२	टि. १		स्वरिन्तत्वं	स्वरितत्वं	,,	टि. १	...ध्विन्यः	...ध्विन्यः	+ +
,,	,,	२	'प्रतीदयत्'	'प्रतीदयत्'	७६६	३	४	२५, १, २; ३ ^२ ;	२५, १, ३;
६८५	२	१२-३	जैड १, २, ३, १;	+ +	७७७	२	३२	मन्दु... ४०.	+ +
६८७	१	१२	प्र-अद्-दे	प्र-अदे } (√अद्=√अद)}	७७८	१	१७	-प्यतः	-प्यतः श.
६६३	२	१८	...अशं-	...शं-	,,	२	७	शां. २२, ...६;	+ +
६६५	३	१	१०;	१० ^३ ;	७८४	टि. २	तै.	तैसं.	+ +
६६७	१	२५-६	प्रस्वर्च्...१.	+ +	७८५	३	१५	मित-, ता-,	+ +
६६६	२	६-७	तां. १, ६, ७;	+ +	७६०	३	२४	तैआ...३;	+ +
७०१	१	१४	२;	+ +	,,	,,	२७	३.	३ ^२ .
७०५	२	३४	ऽआ-)	ऽअ-)	७६१	३	२	२, ३, ६;	+ +
७०६	१	२	निनाय	आनिनाय	७६२	१	३६	२०.	२.
,,	,,	६	प्रात्	प्रात्	७६३	३	३३	-धुया	-धुया†
७०७	२	१६	(स→)	(सु→)	,,	टि. २.	प्रत्यय	प्रत्यये	+ +
७०६	३	३२	(-शाऽउ-)	(-शऽउ-)	७६८	१	३१	-सहस्र-	-सहस्र-
७१०	१	१२	प्रास...१०.	+ +	८०२	टि. १	'घा'	'घा'	+ +
७१३	३	७	प्रेप्- -पा	प्रेप्- -पा	८०४	३	५-६	६, ५, २, १४.	+ +
					८११	२	८	आ- -प्रा	प्री- -प्री
					८१८	टि. १	इत्यपचयते	इत्यपचयते	+ +

पृष्ठे		स्तम्भे		पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे		स्तम्भे		पङ्क्तौ	एतत्	एवम्
८१६	२	१०		१ ^२ .	१.		६२६	१	२८		का. १, ३, ४, २ ^३ ;	+	+
८२३	टि.	२		सोऽपि । चिन्त्यः	सोऽपि चिन्त्यः		६३०	३	७		विश्वजि(-त्ऽअ-)	विश्वजिद	}
८२६	२	२५		१०, ४, ३ ^६ ;	+ +						(-त्ऽअ-)		
८३२	२	२६		तरस-	तरस-		९३२	३	३०		का. १, २, } २, २;	+ +	
८४३	३	३४-५		-ध्यः...३;	+ +		"	"	"				
८४४	२	३०		रम्य,	रम्य,		६४४	१	२६		वद्ध-	वृद्ध-	
८४७	३	३२		१२, ६;	+ +		६४६	३	२१		-चः	-चौ	
८५१	२	२५		-लोक-	लोका-		६५२	३	०२२;	}	६;	१०;	
८५६	"	२, ३;		४, २;	+ +			२४; २५					
"	"	१४		रुशत्	रुशत्		६५३	३	३०		(-विऽअति√इ)	(विऽअति√इ)	
८६२	३	३६		(...+इयसुन्)	(...+इयसुन्)		"	"	३२		(-तिऽ√)	(-ति√)	
८६३	टि.	२		संबुद्धौ	संबुद्धौ		६५७	२	७		गो...द्र.	+ +	
८७१	२	३५		वङ्ग- -ङ्गाः	वङ्गा(-ङ्गऽअ-)	}	६५८	३	६		न्यूनी(विऽउधस्)-	न्यूनी(विऽऊ	}
				मगध- -धाः							धस्) सा. मते	प, द्र.)	
८७२	३	३८		१०५;	१०५ ^६ ;		६६१	१	२३		४ ^३ ;	४.	
८७३	२	३२		-कारौ जै. १८६ ^२ ;	+ +		६६२	२	१		१२ ^३ ;	१२ ^३ ;	
"	"	३८		वचयन्ती-...५ ^३	+ +		६६४	१	२		शक्कर...८.	+ +	
८८०	२	२३		ऐ ७, १५;	+ +		६६५	३	३६		-तान्	-तात्	
८८३	१	३३		श. १२, ४, ४, ३;	+ +		६६८	३	१२		ऽआ-	ऽअ-	
"	२	३४		स्य→)	(स्य→)		६७४	१	१८		शार्यत्	शार्यात्	
८८८	३	१		वशिष्ट-	वशिष्ट-		"	"	२३		शार्यती-	शार्याती-	
८९१	१	२४-५		-हः...६;	+ +		६८०	२	१६		वृत्त- -त्ताः	वर्त- -र्ताः	
८९२	३	२७		३, १;	+ +		६८१	१	२८		शुश्रूपि	शुश्रूपि	
८९६	१	११		वाम-देव्य	वामदेव्य		६८६	१	३६-४०		का. ...६.	+ +	
९०२	२	२६		वाल-खिल्य	वालखिल्य		६९१	२	१६		२, ३, १;	+ +	
"	३	४		-भीम-	-भीम-		६९३	टि.	१		वर्णव्यत्यय	वर्णव्यत्ययः	}
९०३	३	३०		वासिन्तक-	वासन्तिक-						√आप्रोतिः		
९०४	२	८		-शमन	-प्रशमन-		६९५	३	२३		तां. ७, २, ४;	+ +	
"	३	६		विशक्ति-धा...१५.	+ +		६९७	२	३२		ज.	जै.	
"	"	३२		तै. ३, १०, ४, ३;	+ +		६९८	२	६		सं√युज	सं√युज्	
९०७	टि.	१		१, १०, १, ११	१, १०१, २१		६९९	३	४०		१, २, २ ^३ ;	१, २, २;	
९१०	१	२१		वि-तत्तुर्	वि-तत्तुर्		१००६	१	३८		तै...६;	+ +	
९१२	२	३१		८, १५, ११;	+ +		१००७	२	३८		सहार्य-	संहार्य-	
९१३	३	१५		वन्दान्तै	विन्दान्तै		१०१२	२	३५		सं√जीव	सं√जीव	
९१५	२	३२		वृ...	वि....		१०१४	३	२५		१४, ८, ८, १;	+ +	
९१८	१	३८		वि-धुर-	विधुर-		१०१८	२	१३		सदोहविधान-	सदोहविधान-	
९१९	१	५		√च,	√चर,		१०१९	१	४		-भव-	-भव-	
९२०	२	२३		√दृश	√दृश		१०२०	१	२		-०न्त्य	-०त्य	
९२५	१	४०		(-पऽअक्षिन्)	(-पऽअक्षि)		"	२	२५		सं-तत्, ता-	सं-तत्, ता-	

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
१०२०	३	८	तां. १२,	१६,	१०६६	२	३५	८.	८ ^२ .
१०२५	२	२७	६;	+ +	१०८०	२	३४	सु-वयस+	सु-वयस-
१०२९	२	३२	आस- -सः	अ- -आसः	१०८१	टि	१	'अपि सुरिशाने'	'सुरिशाने'
१०३३	२	४	-नौ	समान-सम्ब- न्धिन् - -न्धिनी	११०५	३	२१	√स्पन्द...७.	+ +
१०४२	१	१६	ऐआ....२;	- +	१११३	३	४	६, ५,	६, ५;
१०५७	२	१४	सत्ता-वृकी	सत्तावृकी-	"	"	५	१, ८,	१, ८;
१०६२	१	२७	सहस्व(-हस्+मनुप्)-सहस्वत्(-हस्+ मनुप्)-		"	"	"	२, ८,	२, ८;
					११५२	२	३७	आ... ११ ^२	+ +

पूर्वार्धीय—संशोधनपत्रिका—परिशिष्टम् ।

११	२	७	३, १८; १६. ६, १, ३, १८; १६.	५७	२	१५	दुःक्रे	दुःक्रे
१५	१	३७-८	अग्नेव... १२. + +	५८	१	५	अनूचिपे प. १, ६; + +	
१६	२	२७	-शः(स)श. १, शस्(ः)श. ३,	"	१	२८	, २. , २ ^२ .	
१७	१	४-५	शां. १८, १०; + +	६०	२	२५-६	अनुर्व्य... } अनुवी...-व्यम्... -म्...म्. } -व्यम्इव...१.	
"	३	६	न्ती न्ती- -न्ती				इव...१.	
"	"	८	अ-चरित-वत् अ-चरितवत्	६१	३	१०	८, २६; + +	
"	"	३३	अच्छेमः अच्छेमः	६२	२	१५	अनुष्टुम्...२. + +	
"	"	३६	२०; २० ^३ ;	"	३	२३-४	अनु...१६. + +	
२२	२	१५	अति...इहि अति...इहि ^३	"	"	३०	अनु-√सच् अनु√प(←स)च्	
२३	२	३७	जैर. अतितराम्इव } जैर. }	६८	३	४	अन्वे...द्र. + +	
२४	३	६	√हां √२ हा	"	३	२३	(-नुडउ-) (-नुडउ-)	
२६	३	४०	अति विधत्ते अतिविधत्ते	७१	३	३६	१२ ^२ ; १२;	
२७	३	१४	प. २, ३. + +	८५	२	८	६; ६; का.	
२८	१	१७)अत्यर्दः)- -र्दः	८१	१	२२	(-पडा-)पा (-प→) पा	
"	२	७	अत्यायु-पात्र- -म् अत्यायु- -यु	८३	३	१	श. शां.	
३०	३	२५	-स्यतः स्यतः	८५	३	७	(-दडाअत्तन्-) (-दडाअत्ति)	
३१	१	१४	६, ३ ^२ ३ ^२ -	१००	१	३८	१३; + +	
"	"	२६	३२; ३८;	"	२	१५	१, ४, ६; + +	
३४	३	१४	ष्ट...-ष्टः ष्ट...- -ष्टः	१०२	३	३	प. ३, २; + +	
३५	१	१२	३ ^२ ; ३;	"	"	७	३- २-	
"	२	२१	८, ७; + +	१०४	३	३४	प. ३, ७; + +	
३६	३	३५	९, ९, ३;	१०७	२	३६	अभिप्रैत अभिप्रैत्	
३७	३	२५-६	७, २; ४, १७. ७, ३, २, १७.	११५	३	२४	वं. + +	
३८	१	२४	अध्यवचर्कुधिं अधि...अव } ...चर्कुधिं }	११६	३	१३	अभ्य(-भिःअ- अभ्यु(-भिःउ-	
"	"	२६	१, ३, ७, ७. १, ३, ७, ८.	"	"	३५	१, ७, ४, २१; १, ७, ३, २१ ^२ ;	
४७	२	२४	प. २, ३. + +	११६	३	३४	हार(√ह)...म् हारम्(√ह+गुणत्)	
				१२०	२	३६	३१; ३१ ^२ ;	

पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्	पृष्ठे स्तम्भे पङ्क्तौ			एतत्	एवम्
१२१	१	४	—अऽइव	अऽइव श.	२६३	१	२७	५.	५ ^३ .
"	"	२७	—मात्...५;	+ +	"	२	८	७, ४,	७, ५,
१२२	२	३८	१५;	१५ ^३ ;	"	"	३५	३;	३ ^३ ;
१२४	३	२	१८ ^५ .	१४ ^५ .	२६६	१	३६	उद्...१.	+ +
१३०	१	२१	१ ^५ ;	२ ^५ ;	२७७	३	३२	उपसुवन्...१.	+ +
१३६	२	३८	अव	अव	२७६	३	८	२, १६;	+ + ;
१३७	१	२५	४ ^२ .	४.	२८१	३	२७	उपशीयते	उप√शद्, } उपशीयते }
"	३	१०	५;	४;	२८२	३	२१	५, ३, ४;	५, ३, ३; ४;
"	"	३७	१६;	६;	२८३	३	३	उप...	उप...
१३८	३	८	अव-मान-	अवमान(√अव)	"	"	५	१५ ^३ ;	१५;
"	"	३२	अव...	अव...	"	"	१७	श. ११,	श. १०,
१४५	१	१४	३ ^३ ;	३२;	"	"	२७	४४;	४४ ^३ ;
१४३	२	१२	अष्ट-	अष्टा-	२८६	१	२३	—मात्...५;	+ +
१६६	२	११	शा. २६, ६;	+ +	२६५	१	२३	४, ४;	+ +
१७१	३	१७	१६;	१६ ^३ ;	"	२	७	१;	१ ^३ ;
१७३	३	१४	—लेया...४ ^२ .	—लेयाऽ-लेया...४.	"	"	१३	—न्तः	—न्ताः
१७६	३	१८	प. २, ४; ५, ८; प. २, ५; ८;		२६६	३	२२	श७, ४, १, १५.	श. ७, ५, १, १५.
१८०	१	११	का. १, २, २, १२; + +		"	"	३८	३, ३, ३, १२ ^२	३, ३, १२ ^२
"	२	१७	१४ ^३ ;	१४;	"	"	३६	—यी	—युयी
१८४	३	३३-४	आजिन...२४.	+ +	३०५	१	१०	१;	१ ^३ ;
१६८	२	३८-६	भानुतुम्...११.	+ +	"	"	३४	५,	५,
२१०	२	११	७, २, १६;	+ +	"	२	३२	—प्रेप-	—प्रेप-
२१२	२	८	१०, ६, ५, ८	+ +	३०७	२	६	२, १०;	४, २, १०;
२१३	३	२५	६, १२;	६, ६; १२;	३०८	२	१५	√ऋण	√ऋणव् (←√रिज्व्)
२१५	२	२१	संस-	संस-	"	"	१६	ऋणवः	√ऋ, ऋणवः
२१६	३	२५	१७;	१७ ^३ ;	३१०	१	१०	३, ६ ^३ ;	+ +
२२१	१	१३	पान-	पान-	३११	टि.	३	आढः	आढः
२२६	१	३०	शा. २६, ७;	+ +	३१३	१	२७	४, २, १५;	+ +
"	२	२-३	३, ६, ३, २६ ^३ ;	+ +	३१४	१	१८	एक-तर-	एकतर-
"	"	२६	३० ^३ ;		"	२	३७	३ ^३ ;	३ ^३ ;
२२७	३	२८	अयामः...२०	+ +	३१५	३	६	३;	३ ^३ ;
"	"	३५	२, ५, ३;	+ +	३१६	टि.	३	प्रभृत्यनुसारि योग्य } प्रभृ. योग्य ...आन्ता एव वयम् } ...एव ।	
२२८	३	२७-८	हज्या...१.	+ +	३२८	३	२४	पेरा...३.	+ +
२३५	३	२४	२, २, १, २०;	२, २, ३, २०;	"	"	२८	ऐलव-	ऐलव-
२४२	१	६	इरज्य...३२.	+ +	"	टि.	४	ग...शोधः	+ +
२४३	२	२८	१५;	१५ ^३ ;	३२६	१	४	१०;	११;
२५१	१	२६	उच्छ्रवण-	उच्छ्रवण-	"	२	१८	८ ^३ ;	८ ^३ ;
२५७	१	१६	प. २, १;	+ +					

पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्	पृष्ठे	स्तम्भे	पङ्क्तौ	एतत्	एवम्
३३१	२	७	२४ ^२ ;	१४;	४००	२	६	२ ^२ .	२.
३३६	३	५	च्छेद(च्छेद(४०२	२	१०	२१, १, ८;	+ +
"	"	"	-ना:	-ना	४०३	१	२४	२, ३, १;	+ +
३४८	३	२८	५, ८, १०;	+ +	"	टि.	१	पदैकं	पदमेकं
३४९	१	३५-६	२२, ...२;	+ +	४०७	१	१२	चतुर्दशन्... } चतुर्दशन्... -शसु... } -शसु... }	
३५१	२	३०	५,	२,	४१३	३	१	प. ५, १०;	+ +
३६०	१	८	५, ८	+ +	४१८	१	३५	चैत्र-रथ } चैत्ररथ (←चित्र-रथ) }	
३६४	२	२६	अचर्कपुः	अचर्कपुः	४१९	१	२२	३, २, ५;	+ +
"	३	१०	(-आ ऽ	(-ष्ट ऽ	४२३	१	३८-९	जगती-...२.	+ +
३६८	१	३९	१ ^२ ;	२;	४२६	२	१३	प. १, ७;	+ +
३६९	१	२३-४	तां...९;	+ +	४२८	३	२०-१	-याय...१३.	+ +
३७३	१	२६	-द्वि	-द्वि:	४३०	३	४	४३, १;	+ +
३७५	२	३-४	तां. २२, ...७;	+ +	४३४	१	१९	जीयते... } $\sqrt{\text{ज्या}}$, जीयते... }	
३७८	३	१८	५, २१;	+ +					
३८५	३	१८	गायत्री...२.	+ +					
३९०	१	१४	तैश्चा. ५, ११, ४	+ +					

इति वैदिक-पदानुक्रम कोषस्य

द्वितीये विभागे

उत्तरार्धः समाप्तः ।